

UNIVERSAL  
LIBRARY

**OU\_194810**

UNIVERSAL  
LIBRARY







OUP-880-5-8-74-10,000.

**OSMANIA UNIVERSITY LIBRARY**

Call No. M491.4603      Accession No.

Author D23M

Title दाते, य. श.

This book should be returned on or before the date last marked below.



# महाराष्ट्र शब्दकोश

विभाग पहिला

अ-ऐ

आधीं यास्क निरुक्तवृत्ति रचिती ज्या बोलती वैदिक ।  
झाले शाश्वतमेदिनीअमरही त्या मागुतीं लौकिक ॥  
निर्मां नंतर हेमचंद्र सुमती कोशाप्रति प्राकृत ।  
आतां मंडळ हे रची नव महाराष्ट्रीय-कोशाप्रत ॥

कोशमंडळांतील व बाहेरील अनेक साहाय्यकांच्या मदतीने तयार केलेला.

प्रकाशक—महाराष्ट्र कोशमंडळ लिमिटेड, पुणे; तर्फे मॅनेजिंग डायरेक्टर यशवंत रामकृष्ण दाते, ४९५ शनिवार, पुणे २.

मुद्रक—यशवंत रामकृष्ण दाते, महाराष्ट्र कोशमंडळाचा शारदा प्रेस, ४९५ शनिवार, पुणे २.

किंमत १० रुपये

## संपादकमंडळ.

श्री. यशवंत रामकृष्ण दाते, बी. ए. एल्.एल्. बी. ( प्रमुख )

श्री. चिंतामण गणेश कर्वे, बी. ए.

श्री. आबा चांदोरकर,

श्री. चिंतामण शंकर दातार.

---

### प्रमुख शाखा-साहाय्यक संस्था

विदर्भसाहित्यसंघ ( वऱ्हाडी बोली ); गोमंतकसाहित्यसेवकमंडळ ( गोमंतकी );  
वाङ्मयचर्चामंडळ ( कर्नाटकी. बेळगांव ); शारदोपासकमंडळ ( कोंकणी.  
मालवण ); महाराष्ट्र शब्दकोशमंडळ ( कुडाळी. पेडणे ); पुणे  
भाषाशास्त्रमंडळ ( व्युत्पत्ति ); शारदाश्रम ( महानुभावी.  
यवतमाळ ); हेटकरी भंडारीमंडळ ( दादर );  
साहित्यसेवामंडळ ( कऱ्हाड ). इ. इ.

# संपादकीय निवेदन

## अनंतपारं किल शब्दशास्त्रम् ।

बारा वर्षे चाललेला महाराष्ट्रीय ज्ञानकोश पुरा होत आला असतां त्याच्या संपादकवर्गाने ज्ञानकोशासारखेच संघशाक्तीने पार पडणारे दुसरे एखादे विकट परंतु अत्यंत आवश्यक काम अंगावर घ्यावे अशाबद्दल ज्या खासगी आणि जाहीर सूचना आल्या त्यापैकी श्री. सरदार मेहेदळे, प्रो. पोतदार, श्री. द. वि. आपटे प्रभृति मंडळींनी केसरीतून प्रसिद्ध केलेली ( २३-११-१९२६ ) बृहत्कोशाची सूचना महत्त्वाची होती ती सूचना ज्ञानकोशमंडळाला पदन त्या संस्थेने हे शब्दकोशाचे कार्य केले असते तर ती संस्था अखंड टिकून जास्त स्पृहणीय व अनुकरणीय होती व ते आम्हाला इष्टच होते. पण त्या मंडळामार्फत हे बृहत्कोशाचे अत्यावश्यक कार्य होत नाही असे पाहून प्रस्तुत शब्दकोशाच्या संपादकवर्गाने ता. १ एप्रिल १९२८ पासून स्वतंत्रपणे आणि उघड रीतीने या कार्यास आपणाला वाहून घेतले.

शब्दकोशरचनेला थोडा आरंभ यापूर्वीच म्हणजे शके १८१९ च्या दसऱ्यापासून झाला होता. त्या शुभदिनी ज्ञान-देवींतील ' ॐ नमो जी आया । ' या पहिल्या ओवींतील पहिला शब्द पहिल्या शब्दपत्रावर उतरण्यांत आला व अशा रीतीने या कार्याचे पुण्याहवाचन झाले. १९२८ सालच्या उत्तरार्धांत रीतसर कंपनीची उभारणी करून प्रत्यक्ष संपादन आणि प्रचार कार्याला जोराने आणि जोमाने सुरवात झाली. प्राथिक, प्रांतिक, पारिभाषिक व धंदेवाईक शब्द जमा करण्यासाठी संपादकवर्गाने कसकसे प्रयत्न केले याची समग्र माहिती वेळोवेळी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करण्यांत आलेलीच आहे व शेवटच्या खंडांत ती थोडक्यांत नमूदहि करण्यांत येईल. सुमारे पंचवीस संस्था व दीडशे व्यक्ती यांचा विशेष हातभार शब्दसंग्रहाच्या अवघड कामाला लागल्यामुळेच इतक्या लवकर हा प्रथमखंड प्रसिद्ध होत आहे.

मापेंतील एकूणाक सर्व शब्दांची प्रथम सूची तयार करवून नंतर एकेक शब्दाची व्याकरण, अर्थ, अउतरण, व्युत्पत्ति, प्रचार इ. छंदींनी माहिती गोळा करावयाची व नंतरच प्रकाशनास आरंभ व्हावयाचा, अशी आधुनिक कोशशास्त्रीय पद्धत संपादकांना पूर्ण अवगत आहे. पण आपल्या महाराष्ट्रातील थोड्याशा अर्थशिक्षित पांढरपेशा जनतेच्या सांपत्तिक बळावर अवलंबून बरील तऱ्हेच्या सर्वांगपरिपूर्ण पण २५ वर्षांपेक्षांहि अधिक काल लागणाऱ्या प्राथमिक प्रयत्नाला हात घालणे अशक्य होते. बरे, या दीर्घकालाच्या प्राथमिक अवस्थेनंतर प्रकाशनसंस्काराची दुसरी पंचवीस वर्षांची पायरी चढणे तर त्यापेक्षांहि अवघड होते; असे अग्याहूत दोन पिढ्या काम चालून हा मंगू शब्दकोश बाहेर पडणार तोंच तिसऱ्या पिढीला तो अर्पुण वाटणार ! तेव्हा, आपल्यामध्ये भाषाशास्त्र विद्वानांचा असणारा तुटवडा व जे थोडे असतील त्यांची सहकारिता लाभण्याची अशक्यता, चांगल्या सुशिक्षितांमध्येहि अशा मराठी-मराठी बृहत्कोशाच्या उपयुक्ततेसंबंधी असलेली साशंकवृत्ति, बहुसंख्याक साक्षर जनतेची धार्मिक किंवा ललितवाङ्मयाकडेच विशेष आडवून येणारी प्रवृत्ति, व सरकार, विद्यापीठे, संस्थानिक आणि धनिक यांच्या टिकार्णी लागेल तितका पैसा खर्च करून अशीं राष्ट्रोपयोगी कामे घडवून आणण्याच्या सुबुद्धीच्या जाणूतीचा प्रस्तुतकाली अभाव. अशा विकट परिस्थितीत शक्य तितक्या थोड्या अवधीत शक्य तितकी मेहनत आणि मदत घेऊन व आधुनिक शास्त्रीय पद्धतीचा यावतशक्य अवलंब करून तयार केलेला कोश लोकपुढे ठेवणे हेच इतिकर्तव्य ठरविणे आम्हांस भाग होते व तेच आम्ही प्रस्तुत करीत आहो. एका पिढीला जरी हा कोश पुरला तरी वाचणे नाही या कोशाच्या उगीवा पुढल्या पिढीने भरून काढून नवीन सुधारलेली आवृत्ति प्रसिद्ध करावी. शिवाय केव्हाहि, कितीहि प्रयत्न केला तरी सर्वेशःपूर्ण असा कोश होणे अशक्य. मराठी भाषा क्षपट्याने दररोज वाढत व बदलत आहे अनेक समाज, उद्योग, विद्या, शास्त्रे आणि संस्कृति यांची सारखी घालमेल चालली आहे. तेव्हां अंतर्बाह्य परिस्थिति लक्षांत घेऊन पाहतां यापेक्षां अधिक पूर्ण कोश तयार होणे आज शक्य नाही हे दिसून येईल. असो.

वर या कोशाच्या मानीव अपुरेपणाचे समर्थन केले असले तरी याच्या सिद्धीला सर्व तात्त्विक आणि शास्त्रीय साधनांचा उपयोग केलेला दिसून येईल. जुनी शास्त्री पद्धत व नवी शास्त्रीय पद्धत यांचा मेळ बसवून याची रचना केली आहे. हा कोश रचण्यासाठी काय काय गोष्टी केल्या याचे सविस्तर विवेचन शेवटच्या खंडातील प्रस्तावनेत येईलच. मराठी भाषा व वाङ्मयाला यासुळे काय महत्त्व येणार आहे याची कल्पना खऱ्या विद्वानांना येईलच. यांतील उणीवांची तीव्र जाणीव इतरांपेक्षां संपादकांना अधिक आहे व अनुकूल परिस्थिति लाभल्यास त्या पूर्ण भरून काढण्यासहि ते समर्थ आहेत. यापेक्षां अधिक प्रस्तावाची जरूरी नाही.

या कोशाच्या संपादनाला अनेकांचे कमीअधिक प्रयत्नाने मोठे साहाय्य झाले आहे व अथ संपूर्ण होईपर्यंत अधिक व्हावयाचेहि आहे. त्यांचे नाविनिशीवार कृतज्ञतापूर्वक आभार मानण्याचे स्थल शेवटचा खंड असल्याने येथे त्या सर्वांचे एकत्र मोषम आभार मानीत आहो. याबद्दल कोणाचा रोष किंवा गैरसमज होणार नाही अशी आशा आहे.

शेवटीं, केवळ कल्पनावस्थेतच कोश असतांना त्यांचे विशेष महत्त्व पदन ज्यांनी त्यासाठी दहा हजार रुपये देण्याची तरतूद केली व हा खंड ज्यांच्या या मर्तीमुळेच इतक्या लवकर प्रसिध्द होत आहे त्या श्रीमंत सयाजीरावमहाराज गायकवाड यांचा आभारपूर्वक उल्लेख केल्यावांचून राहवत नाही. हा कोश त्यांनाच अपेण होणे योग्य होते व तसा योगहि आलेला आहे.

आतां यापुढचे पांच खंड सर्व साहाय्यकांच्या मदतीने, दरसहा महिन्यांनी एक एक असे बाहेर पडतील अशी आशा आहे.

यशवंत रामकृष्ण दाते

## रचनापरिचय

**अक्षरानुक्रम**—कोशांतील शब्दाक्षरानुक्रम कशा ठेवावा, यासंबंधी पूर्वीचे कोश काढून व काही विद्वानांशी विचार विनिमय करून एक प्रथमपत्रिका काढून ती अनेक विद्वान् आणि भाषाकोविद यांकडे पाठविण्यांत आली होती. त्यांच्याकडून आलेल्या सूचनांचा आहीर विचार केल्यानंतरच पुढील पद्धति अवलंबण्यांत आली.

कोशांतील शब्दांचा आद्याक्षरानुक्रम मराठी वर्णमालेप्रमाणेच ठेवण्यांत आला आहे. म्हणजे अं, इ, इ व इ यांना स्वतंत्र स्थाने दिली आहेत. शब्दांतील सानुस्वार अक्षरापुढे व्यंजन असल्यास ते ए.अ. अनुक्रम लावतांना अनुस्वार नाही असे समजून लावले आहेत. परसवर्णाप्रमाणे अनुक्रम धरला नाही. उदा० **ईगळा, ईगा** हे शब्द 'इगा' नें आरंभ होणाऱ्या शब्दांतच घेतले आहेत इत्र 'क्या पुढे लावले नाहीत. या क्रमामध्ये सानुनासिक व निरनुनासिक शब्द जवळ जवळ आल्यास बहुधा प्रथम निरनुनासिक शब्द घेऊन नंतर सानुनासिक घेण्यांत आला आहे. उदा० **उचट, उचट. विसर्गाच्या बाबतीतहि विसर्ग नाही असे धरून शब्दानुक्रम लाविला आहे. उदा० उचः—काल—पान** नंतर उचा शब्द घेतला आहे. अं. **ऑ ही अक्षरे अ, आ** सारखीच धरलेली आहेत. संस्कृत तत्सम शब्द संस्कृत रूपाप्रमाणे दिले आहेत. उदा० **आह्लाद**, यांत ह प्रथम आहे. **अरि, आपत्ति** येथे अंत्यस्वर न्द्वय आहे.

**शब्दांची अनेक रूपे**—एका शब्दाची दोन किंवा अधिक रूपे जेव्हां असतील तेव्हां शब्दाचा जेवढा भाग या सर्व कर्णांना सामान्य आहे तेवढा ठेवून त्यापुढे वैकल्पिक भाग दिले आहेत. उदा० **अफिमी—म्या** ( अफिमी, अफिम्या ), **अप्रयो-जक—जिक, उडवणे—विणे**. केव्हां केव्हां वैकल्पिक अक्षर कंसांत दाखविले आहे. उदा० **अपक ( ख ) रा**.

**पोटांतील शब्द**—सामासिक शब्दांतील उत्तरपदे, तसेच वाकप्रचारांत शब्दांना लागणारी क्रियापदे हीं मूळ शब्दाबद्दल पोळक टिब ( ० ) घेऊन पुढे लिहिली आहेत. उदा. **अमृत** शब्दाच्या पोटांत **फळ, महाल** इ० उत्तरपदे व **आंकडा** शब्दाप्रामध्ये **घळणे, मोडणे** हीं क्रियापदे दिली आहेत. ज्या ठिकाणी मूळ शब्दाला दुसरा शब्द लागतांना सामान्यरूप किंवा बदल होतो त्या ठिकाणी जेथून बदल होतो तें रूप — देऊन लिहिले आहे. उदा० **ईश्वर** शब्दाच्या पोटांत '**राचा लाल**' ( ईश्वराचा लाल ), **अनागोंदीच्या पोटांत 'चा राजा**.' असे लिहिले आहे. असे शब्द किंवा वाकप्रचार या प्रकारे लिहिण्यानें कळण्यास कठिण पध्दतीला असे जेथे वाटले तेथे ते संबंध लिहिले आहेत.

**ह्वाले**—जेथे शब्द दोन तीन प्रकारांनी उच्चारिले जातात तेथे साधारणतः एकाच शब्दाचे विवरण केले असून बाकींच्या पुढे त्या शब्दाचा ह्वाला दिला आहे. उदा० **अनस्ता—अनास्था** पदा. **अ** आणि **आ** यांनी आरंभ होणारे शब्द क्वचित एकाच ठिकाणी पण बहुधा असे एकमेकांचे ह्वाले देऊन लिहिले आहेत. साधारणतः शब्दाचे अपभ्रष्टरूपापुढे न देतां शिष्टरूपापुढे देण्याचा प्रघात ठेवला आहे.

**गाळलेले शब्द**—जुन्या कोशांतून किंवा परंपरेनें जे चुकीचे शब्द आलेले आहेत किंवा मुद्रणदोषामुळे मल्लेख शब्द बनले आहेत ते बहुधा गाळण्याचा क्रम अवलंबिला आहे. उदा० **हणावनी** ( हंसकोश—बीजप्ररोहण+अवनी. —ज्ञा १८.१० ). असले बहूल अश्या, उपेणेबद्दल उपणे इ०. काही शब्दांभेहि चुकीचे ज वाटले ते बदलेले आहेत. पूर्वीच्या ग्रंथकारांच्या काव्यनिक अर्थांचीहि साहानिशा करून न्युत्पत्तिदृष्ट्या पटणारे अर्थ तेवढेच ठेवले आहेत.

**प्रांतिक-परकी शब्द**—प्रांतिक बोलींतील अगदीं रूढ व विशेष परिचयाचे तेवढेच शब्द घेतले आहेत. थोड्याफार फरकानें एकदलाच शब्द असेल तर तो स्वतंत्र घेतला नाही. इंग्रजी शब्दहि जास्त प्रचारांतले तेवढेच घेतले आहेत. शाक्यीय परिभाषा देखील लेखनिविष्ट जी आढळते तीच संघृहीत करण्यांत आली आहे. नवीन परिभाषा पुरवणीविभागांत देण्याचा विचार आहे.

**अवतरणे**—अवतरणे होतां होईतो जुनी व कालानुक्रमाने देण्यांत आली आहेत. पण ज्ञानेश्वरीसारख्या फार परिचित ग्रंथांतील अवतरणांपुढे अज्ञात पण परिचययोग्य ग्रंथांतील अवतरणे वगळलीं जाऊं नयेत म्हणून कोठे कोठे त्यांना प्राधान्य दिलेले आढळेल. एका शब्दाला विविध अवतरणे सहज वेतां देण्यासारखी असुनहि स्थलसंकोचास्तव तसे करण्याचा मोह आवरलेला दिवून घेईल. तथापि चांगली अवतरणे निवडण्याचा प्रयत्न केला आहे.

**व्युत्पत्ति**—एका शब्दाचे अनेक अर्थ असतां ते व्युत्पत्तिदृष्ट्या वेगवेगळ्या फोडून स्वतंत्र शब्दांपुढे देण्यांत आले आहेत. उदा. **आर्षे—मूळव्याघ ( सं. अर्ष )**, **आर्षे—कधीसंबंधी ( सं. ऋषि )**. **आन ( सं. अन्य )**, **आन ( आण )**. **उंबर ( इक्ष )**, **उंबर ( उमर )**, इ०. बहुतेक शब्दांची व्युत्पत्ति काही निश्चित, काही संभाव्य तर काही संशयित दिली आढळेल. काही संस्कृत शब्दांचे मूळ धातूहि दाखविले आहेत. कोठे कोठे पाश्चात्य शब्दांशीहि तुलना केली आहे. द्राविडी शब्दांपासून काही मराठी शब्द कसे साधले आहेत हे दाखविण्याचा यांत केलेला प्रयत्न व्युत्पत्तिपंथितांना नवीन वाटेल. एकदां व्युत्पत्ति दिली असल्यास पुन्हां ती साधित किंवा सामासिक शब्दांपुढे पुनर्कृति टाळण्यासाठी दिलेली नाही.







**श्रीमंत महाराज सर सयाजीराव गायकवाड, बडोदें.**

श्री

श्रीमंत महाराज सर सयाजीराव गायकवाड

सेनाखासखेल, समशेर बहादुर,

फजंद - इ - खाम - इ - दौलत - इ - इंग्लिशाः  
जी. सी. एस आय. जी. सी आय. ई, एलएल डी.

सरकार, संस्थान बडोदें, यांचे सेवेसी

क्षात्रकुलभूषण, पतितपावन, महाराज साहेब,

आपली प्रजाहितक्षता, सर्वव्यापी विद्वत्ता. गुणग्रहणतत्परता. आणि कर्णासारखी

दानशूरता, आपले अखिल समाजाबद्दल सहानुभुतिपूर्ण अंतःकरण. साहित्य

सेवकाचा स्वयंस्फूर्त व अयाचित सत्कार. देशी भाषाचा सक्रिय पुरस्कार,

भारतवर्षात एकभाषाप्रचार करण्यास उत्तेजन व विशेषतः

या मराठी कोशरचनाकार्याबद्दल आपण आरंभीच

दाम्बविलेली आत्मीय भावना आणि तत्प्रसिद्धी

दिलेली मोठी मदत. इत्यादि सद्गुण-

समुच्चयावर आणि महर्नाय कृतींवर

लुब्ध होऊन आम्ही

संपादिलेला हा

**महाराष्ट्र शब्दकोश**

अत्यंत आदराने व कृतज्ञता बुद्धीने

सविनय अर्पण करित

आहों.

आपले तन्त्र,

संपादक



## प्रस्तावना

### कोशरचनाशास्त्र व कोशवाङ्मय

**शब्दकोश**—हा शब्द 'शब्द+कोश' या दोन शब्दांचा समास होऊन बनलेला आहे. यावरून एखाद्या भाषेतील शब्दांचा संग्रह असा बोध होतो. यातील पहिला अवयव शब्द हा तृतीय गणातील शप् धातूपासून झालेला दिसतो. यापासून शब्दायते असा नामधातु बनतो. याचा अर्थ प्रथम ध्वनि, आवाज असा असून पुढे अर्थयुक्त ध्वनि असा झाला. अशा अर्थयुक्त ध्वनींचा म्हणजे शब्दांचा जो संग्रह तो शब्दकोश होय. कोश हा शब्द कुक्षि किंवा कोष्ठ या शब्दांतील कृष् किंवा कृष् धातूपासून निघाला असून त्याचे अर्थ पात्र, पेटी, संग्रहस्थान, शब्दकोश इत्यादि आढळतात. आरंभी हा शब्द कोश याच स्वरूपात आढळतो; पण पुढे पुढे कोश व कोष अशी दोन्ही रूपे आढळतात. कोश शब्दाचा कळा अथवा बीजपेटिका (पुष्पकोश, बीजकोश) असाहि अर्थ आहे; आणि त्याच अर्थाचे व तत्सदृश हिङ्गू व ग्रीक भाषांत अनुक्रमे गुकाग व कोकांस असे शब्द आढळतात, व याच ग्रीक शब्दावरून पुढे कोकून म्हणजे रेशमाच्या किड्याचा कोश हा इंग्रजी शब्द निघाला आहे. असो. सध्या कोश अथवा शब्दकोश याने एखाद्या भाषेतील शब्दांचा संग्रह असा बोध होतो.

**कोशाची कल्पना**—भरतखंडामध्ये शब्दकोशाची कल्पना फार प्राचीन काळीच उद्भूत झालेली दिसून येते. भाषेतील शब्दांचा एकत्र संग्रह करण्याची ही कल्पना आपणांस प्रथम वेदांगग्रंथांमध्ये आढळणाऱ्या 'निघण्टु' या ग्रंथांत दृष्टीस पडते. वास्तविक 'निघण्टु' हा शब्दसंग्रह शब्दकोश ह्या संज्ञेस पात्र नाही. त्यास केवळ शब्दमालिका हें नांव अन्वयेक होईल. असा शब्दसंग्रह करण्याची आवश्यकता जेव्हा एखादा विषय दुबोध होऊं लागतो किंवा एखादा विषय दुसऱ्यास शिकवावयाचा असतो त्यावेळीं उत्पन्न होते. जोपर्यंत एखाद्या विषयाची परंपरा मूळापासून फारशी दूर गेलेली नसेल व त्या विषयाचे अभ्यास चालू असेल तेव्हां त्यावर टीका, भाष्ये, टिप्पणी किंवा कठिण शब्दांवरील अर्थबोधक टीपा यांची आवश्यकता नसते. परंतु जसजसे ग्रंथकर्ता व वाचक किंवा अभ्यासक यांमधील अंतर वाढू लागते तसतशी या उपसाहित्याची गरज भासू लागते. त्याप्रमाणेच एखाद्या भाषेचे स्वरूप हळू हळू बदलत जात असतां जेव्हां अशी स्थिति प्राप्त होते कीं एका स्वरूपातील भाषा अथवा शब्द उत्तरकालीन भाषेपासून व शब्दांपासून विशेष पृथक्त्व पावून दुबोध होतात तेव्हां भाषेतील पूर्वस्वरूपातील शब्दांच्या अर्थांचे ज्ञान निश्चित होण्याकरितां त्या स्वरूपातील शब्दांवर टिप्पणी किंवा निर्वचन लिहिणे जरूर होते व असे निर्वचन करण्याकरितां त्या स्वरूपातील शब्दांचा—निदान दुबोध शब्दांचा—संग्रह करणे जरूर पडते. तेव्हां शब्दकोशाची प्रथमावस्था म्हणजेच कठिण व दुबोध शब्दांचा संग्रह ही होय. अशाच रीतीने वेदान्यासकांच्या उपयोगार्थे प्रथम दुबोध व आर्थे शब्द व वचने यांचा संग्रह करण्यांत आला. तथापि आरंभी यावर स्वतंत्र भाष्याची जरूर वाटत नव्हती; कारण वेदान्यासाची परंपरा अभ्याहत चालू होती व अभ्यासकांस केवळ या यादीवरून आपले अभ्यासनाचे कार्य करतां येत असे. परंतु कालांतराने या शब्दायादीवर लिहित टिपणे तयार झालीं. निहत्काचा उगम प्रथम या काळीं झाला असला पाहिजे व यानंतर त्यावरील भाष्यांची परंपरा सुरू झाली असावी.

**पाश्चात्यः**—प्रीसमध्येहि आपणांस अशीच स्थिति आढळते. प्रीसमध्ये आरंभी होमरचे ग्रंथ एवढेच काय ते विशेष्ट ज्ञान देणारे ग्रंथ होते व तेथील विद्यालयांत होमरच्याच ग्रंथांचे अभ्यास करीत असत. त्यामुळे व्याकरण व इतर शास्त्रांचा उदयहि होमरच्या ग्रंथांच्या अभ्यासामुळेच झालेला आपणांस दिसून येतो. भरतखंडांत ज्याप्रमाणे वेद हे सर्व विद्यांचा उगम आहेत त्याप्रमाणेच प्रीसमध्ये होमरचे ग्रंथ हेच सर्व विद्यांच्या मुळाशी आहेत. शिवाय वेदांचा धर्माशी संबंध असल्यामुळे त्यांचा अभ्यास भरतखंडामध्ये विशेष आस्थापूर्वक व परिश्रमपूर्वक होत असे आणि त्यामुळेच व्याकरणाचा अभ्यास भरतखंडांत प्रीस-पेक्षा प्राचीनकाळींच सुरू होऊन त्या शास्त्रांत भरतखंडाची फार प्राचीनकाळींच अत्यंत प्रगति झाली होती, व ज्याप्रमाणे वेदांचे उपग्रंथ म्हणून निघण्टु तयार झाले त्याप्रमाणे प्रीसमध्ये पेरिक्लीजच्या काळीं होमरच्या ग्रंथावर ग्लोस्साइ=ग्लोसरीज=शब्द-टिप्पणी तयार झाल्या (ख्रि. ७०० ते ६००). या बाबतींत दोन्ही वेसांत विद्येची वाढ एकाच दिशेने चाललेली आपणांस आढळून येते. परंतु यापुढे भरतखंडांत वेदांचा अभ्यास पुरोहितवर्गीसच चालू राहिल्यामुळे त्या अभ्यासांत सायण किंवा मही-श्रापर्यंत फारशी प्रगति आपणांस झालेली दिसत नाही. उलट होमरचे ग्रंथ हे लौकिक असल्यामुळे पेरिक्लीजपासून ग्लोस्साइ-इत्यादी काळापर्यंतच होमरच्या ग्रंथांच्या अभ्यासांत आपणांस बरीच वाढ झालेली दृष्टीस पडते.

भरतखंडामध्ये धार्मिक वृत्तीचे प्राबल्य विशेष झाल्यामुळे व प्रत्येक गोष्टीस वेदग्रंथांत आधार पहावयाच्या प्रवृत्तीमुळे या ग्रंथांचा ऐतिहासिक दृष्टीने अभ्यास करण्याची प्रवृत्ति नष्ट झाली व शब्दांच्या व भाषेच्याच अभ्यासाकडे अधिक लक्ष लागून व्याकरणशास्त्राची मात्र फार झपाट्याने वाढ झाली व या बाबतीत मात्र भारतीय पंडितांनी ग्रीक पंडितांवर ताण केली.

त्यामुळे आरंभी, आपणांस सध्यां उपलब्ध असलेल्या निघण्टुप्रमाणे, दुभेदि शब्दसंग्रह अस्तित्वांत असणे शक्य आहे. तथापि मध्यांच्या निघण्टूच्या उत्कृष्टनेमुळे त्याची परंपरा कायम राहिली असावी व बाकीचे लुप्त झाले असावे. त्याचप्रमाणे ऋग्वेदाप्रमाणेच इतर संहितांचेहि निघण्टुग्रंथ कदाचित प्रथम तयार झाले अमतील पण ऋग्वेदप्रसिद्धतेला जे महत्त्व आहे व त्या संहितांचा अभ्यास जो अधिक गुरुत्वपणे व मोठ्या प्रमाणावर करण्याची परंपरा अस्तित्वांत येत तीमुळे त्या संहितांच्या निघण्टूसच महत्त्व येऊन बाकीचे लुप्त झाले असावे व त्यांच्याच अभ्यास परंपरेंने चालू राहिल्या असावा.

**निघण्टु**—या 'निघण्टु' ग्रंथाचा कर्ता कोण असावा याबद्दल कांहींच निश्चितपणे सांगतां येत नाही. प्रत्यक्ष 'निघण्टु' मध्ये तत्कालीनबोधक असे गमक कांहींच नाही व त्याबद्दल केवळ कल्पनेवरच विंगडून रहावे लागतें. महाभारताच्या मोक्षधर्म-पूर्वामध्ये ( ३४२, ८६-८७ ) पुढील दोन श्लोक आढळतात:— 'वृषोहि भगवान् धर्मः ख्यातो लोकपु भारत । निघंटुकपदाख्याने विद्धि मां वृषसुतमम् । कर्णिवराहः श्रेष्ठ्य धर्मेश्च श्रुप उच्यते । तस्मान् वृषाकपि प्राह कश्यपो मां प्रजापतिः । ' या श्लोकांमध्ये 'निघंटु' चा कर्ता म्हणजे कश्यप होता असे म्हटले आहे. परंतु या उक्त्याम गणितात्मिक महत्त्व काढीं देतां येत नाही. असाहि संभव आहे की, प्रस्तुत 'निघंटु' हा शब्दसंग्रह एकाच वर्गी बनेलेला नसून त्यामध्ये अनेक वेळां भर पडलेली असावी व सध्यांचे उपलब्ध स्वरूप हे त्याचे अंतिमस्वरूप असावे या संग्रहाचे पांच अध्याय आहेत. पहिल्या अध्यायांत भौतिक वस्तूंची नांवे दिलेली आहेत. उदा० पृथिवी, द्वापरण, उषा, इ० मत्सरा विषयांची नांवे आहेत. दुसऱ्या अध्यायांत मनुष्य, त्याचे निरनिराळे अवयव व मनुष्यसंबद्ध गंधानि, राग, युद्ध वर्गरे गोष्टींची नांवे असून त्यांत वार्त्वीय विषय आहेत. उदा० कर्मनामानि, अपत्यनामानि, वाहुनामानि, धननामानि इ०. तिसऱ्या अध्यायांत गुणधर्म अथवा भाववाचक शब्दांचा संग्रह आहे. यांत तीस विषय आहेत. उदा० बहुनामानि, नृहस्वनामानि, सुखनामानि, रूपनामानि इ०. या पहिल्या तीन अध्यायांस 'बंधदुःकांड' असे नांव आहे व त्यांत समानार्थक शब्दांचा संग्रह केला आहे. चौथ्या अध्यायास 'नगमकांड' असे नांव असून त्यांत वेदांतील अनेक शिवाचक व कठिण शब्दांचा संग्रह आहे व पांचव्या अध्यायास 'देवतकांड' असे नांव असून त्यांत निरनिराळ्या देवतांची नांवे दिली आहेत.

**यास्क-निरुक्त**—या निघण्टूवर यास्काचे निरुक्त या नांवाचे भाष्य उपलब्ध आहे. यास्काचार्याबद्दल आपणांस फारशी माहिती उपलब्ध नाही. तैत्तिरीय संहितेच्या काण्डानुक्रमांत ( ५, ३ ) त्यास पैगि असे संबोधिले आहे व वंशपायनाने ती संहिता प्रथम यास्कास देऊन यास्काने तित्तिरीम दिली असे म्हटले आहे. पिपळपीचा उल्लेख आश्वलायन श्रौतसूत्रात ( १२.१२ ) आढळतो व तो आंगिरस होता असे तसे म्हटले आहे. तेव्हां यास्क आंगिरसगोत्रांतील असावा. परंतु त्याच ठिकाणी भृगुवंशामध्ये यस्क ऋषीचा उल्लेख असून त्याचा वंशज यास्क होता असे म्हटले आहे. त्याप्रमाणेच महाभारत मोक्षधर्मपूर्वामध्ये 'यास्को मामृषिरव्यग्रोऽनेक यज्ञेषु गीतवान् । शिपिविष्ट इतिहस्माद् शुच्य नामधरो ह्ययम् ॥ स्तुत्वा मां शिपिविष्टेति यास्क ऋषिहराधीः । मत्प्रसादादधो नष्टे निरुक्तमधिजग्मवान् ॥ ' ( ३१२. ७०-७१ ) याप्रमाणे यास्काचार्यांचा निरुक्तकार म्हणून उल्लेख आहे. निरुक्ताच्या शेवटी 'नमः पारस्कराय नमो यास्काय' असे म्हटलेले आढळते. यावरून यास्क हा निरुक्ताचा कर्ता ही गोष्ट जी आपणास परंपरागत माहीत आहे ती महाभारतकालापासून निर्विवाद आहे असे स्पष्ट होते. आतां यास्कास पारस्कर म्हटले आहे व पाणिनीने 'पारस्करप्रवृत्तीने संज्ञायाम्' ( ६.१.१५७ ) अने एका सूत्रांत प्रथित केले आहे व त्यावरील पतञ्जलीच्या भाष्यांत 'पारस्को देशः इति' असे स्पष्टीकरण दिले आहे यावरून यास्क हा पारस्करदेशीय असावा असे दिसते तसेच शशपथ ब्राह्मणांतील वंशकमामध्ये 'भारद्वाजाच्चामुरायणाच्च यास्काच्च' व वृहदारण्यकांतील वंशक्रमामध्ये 'जातूकण्ये आसुरायणाच्च यास्काच्च' असा उल्लेख आहे. परंतु हे सर्व उल्लेख निरुक्तकार यास्काबद्दलच आहेत काय याबद्दल अनिश्चितता आहे त्यामुळे यास्काबद्दल किंवा त्याचा देश, काल, गोत्र इत्यादीबद्दल आपणांस निश्चित कांहींच सांगतां येत नाही. निरुक्ताशिवाय दुसऱ्या कोणत्याहि ग्रंथाचे कर्तृत्व यास्काकडे आढळत नाही. मात्र पिपलाच्या छंदःसूत्रामध्ये 'उरोबृहती यास्कस्य' म्हणून यास्कानीं उरोबृहती हे नांव एका छंदास दिल्याचा उल्लेख आढळतो. तेव्हां यास्काचा छंदःशास्त्रावर ग्रंथ होता किंवा काय अशी शंका येते पण यास प्रत्यंतर पुरावा दुसरा कोठे आढळत नाही. यास्काने वेदांतील निरनिराळ्या शब्दांवर अर्थविवेचक व व्युत्पत्तिदर्शक टीपा दिलेल्या असून तत्तदर्थ-बोधक अवतरणेहि दिलेली आहेत; परंतु यास्काचार्यांचे निरुक्त हेच पहिले निरुक्त नसून यास्काचार्यांपूर्वीहि अनेक निरुक्तकार होऊन गेलेले असावेत खूद यास्काचार्यांनी आपल्या निरुक्तामध्ये पूर्वीच्या निर्वचनकारांचाच केवळ नव्हे तर निरनिराळ्या

भाषाशास्त्रविषयक अभ्यासकांच्या संप्रदायांचा उल्लेख केलेला आपणांस आढळून येतो. यास्काचार्यांनी नैरुक्ताः ( १.१२; २. १४; १६ इ० ) म्हणून व्युत्पत्तिशास्त्रज्ञांच्या संप्रदायांचा उल्लेख केलेला आहे. तसेच वैयाकरणः ( १.१२; १.५; ) म्हणून व्याकरणशास्त्रज्ञांच्या संप्रदायाचा; पूर्वयाज्ञिकाः ( ७.२३; ), याज्ञिकाः ( ५.११; ७.४ इ० ) म्हणून यज्ञसंस्थेच्या अभ्यासकांच्या संप्रदायांचा; ऐतिहासिकाः ( २.१६; १२.१ इ० ) म्हणून कथाभ्यासकांचा व नैदानाः ( ६.९; ७.१२ ) म्हणून आयकारणसंशोधकांच्या संप्रदायाचा उल्लेख केलेला आहे. यावरून पूर्वी शब्दांचा अनेक अंगांनी अभ्यास होत असून यास्काचार्य हे अशाच एका अभ्यासकांच्या संप्रदायांतून तयार झालेले पंडित असले पाहिजेत. यास्काचार्यांनी वरील संप्रदायांप्रमाणेच पूर्वीच्या अनेक विवेचकांचा किंवा आचार्यांचा उल्लेख आपल्या ग्रंथांत केलेला आपणांस आढळून येतो. उदा० आम्रयण ( १०.८ ), आम्रायण ( १.९; ६.१३; ), आचार्याः ( ७.२२ ), औदंबरायण ( १.१ ), औपमन्यव ( १.१, २.२ ), और्णवाम ( २.२६; ६. १३ ), काल्थक्य ( ८.५; ६ ), कौत्स ( १.१५ ), कौण्डकी ( ८.२ ), गार्ग्य ( १.३; १२ ), गालव ( ४.३ ), चर्मशिरस् ( ३. १५ ), तैत्तिरी ( ४.३; ५.२७ ), वाप्यायण ( १.२ ), शतबलाक्ष ( ११.६ ), शाकटायन ( १.३, १२ ), शाकपुत्रि ( २.८; ३.११ ), शाकल्य ( ६.२८ ), स्थौलाश्रीवि ( ७.१८; १०.१ ). याप्रमाणे निरनिराळ्या पण्डितांचे अथवा त्यांच्या संप्रदायांचे उल्लेख निरुक्तांत आढळतात.

**व्युत्पत्तिशास्त्र**—तसेच याम्स्कानें जे देवतांचे त्याच्या प्रभावानुसार पृथ्वीवरील, अंतरिक्षातील व स्वर्गातील असे वर्गीकरण केले आहे तेहि इतरत्र आढळणाऱ्या पुराणाभ्यासकांपेक्षा विशेष आहे. तसेच त्यानें समानार्थक व अनेकार्थक शब्दांचें जे विवेचन केले आहे तेहि शास्त्रशुद्ध आहे व विशिष्ट शब्दांचा विशिष्ट अर्थ निश्चित करीत असतां आपल्या विवेचनास त्यानें उदाहरणें देऊन पुष्टि आणली आहे; एवढेच नव्हे तर शब्दांचा अर्थ निश्चित करण्याकरितां व्युत्पत्तीचें महत्त्व किती आहे हे त्यानें पुढे दिल्याप्रमाणे दिग्दर्शित केले आहे—१. वैदिक ऋचांचा अर्थ समजण्याकरितां व्युत्पत्तिज्ञान अवश्य आहे. २. व्युत्पत्ति ही व्याकरणास पूरक आहे. ३. व्युत्पत्ति ही संहितेचा पदपाठ करण्याच्या कार्मां व सामासिक शब्दांचें पृथक्करण करण्याच्या कार्मां अवश्य आहे. ४. विशिष्ट मंत्राची मूळ देवता शोधून काढून यज्ञाची पूर्तता करण्याच्या कार्मां व्युत्पत्तीचें ज्ञान आवश्यक आहे. ५. तसेच व्युत्पत्ति हे शास्त्र असून त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. याप्रमाणे यास्काचार्यांनी व्युत्पत्तिज्ञानाचें महत्त्व दिग्दर्शित केले आहे. [अथापी-दमन्तरेण मन्त्रेष्वर्थप्रत्ययो न विद्यते । ... । तदिदं विश्वास्थानं व्याकरणस्य काल्पर्ये स्वार्थिसाधकंच । ... । अथापीदमन्तरेण पद-विभागो न विद्यते । ... । तेचेद्ब्रह्मयुद्धिङ्गान्न अत्र स्म र्हात । ... । नि. १.१५-१७. ]

वरील विवेचनावरून यास्काचार्यां शब्दांचा अभ्यास करण्याचे शास्त्र कोट्यर्थत वाढले होते हे आपणांस कळून येईल. यास्काचार्यांचा काल ख्रिस्तपूर्वे ७०० पासून ५०० पर्यंत धरावयास हरकत नाही असे पाश्चात्य पंडितांचे मत आहे. तथापि यास्क पाणिनीपूर्व असला पाहिजे व पाणिनीचा काल जर रा. राजवाडे यांच्या मताप्रमाणे ख्रि. पू. ७०० च्या पूर्वी असेल तर यास्काचार्ये ख्रि. पू. १००० च्या पूर्वी होऊन गेले असले पाहिजेत.

**निरुक्तभाष्ये**—यानंतर आपणांस यास्काचार्यांच्या निरुक्तावर निरनिराळ्या टीका अथवा भाष्ये झालेली आढळतात. त्यांतील प्रमुख भाष्यकार म्हणजे उग्र, स्कंदस्वामी व दुर्गाचार्य हे होत. यांपैकी दुर्गाचार्य हा १३ व्या शतकांत होऊन गेला असावा. यानें निरुक्तांतील सर्व वचनें आपल्या भाष्यांत घेऊन त्यांचे विस्तृत विवेचन केले आहे.

इ. स. पंधराव्या किंवा सोळाव्या शतकांत रंगेशपुरी येथे होऊन गेलेल्या यज्ञेश्वरपुत्र देवराजयज्वा नांवाच्या ऋषि-गोत्रोत्पन्न पंडितानें नैषण्डिक कांडावर एक टीका लिहिली आहे. त्यानें त्या टीकेच्या उपोद्धातांत अंभे म्हटले आहे कीं, यास्कानें आपल्या निरुक्तामध्ये नैगमकाण्ड व दैवतकाण्ड यांतील प्रत्येक शब्दावर भाष्य केले आहे व तत्पुष्ट्यर्थे अवतरणें दिली आहेत; परंतु नैषण्डिक कांडांतील एकंदर १३४१ शब्दांपैकी फक्त कांहीं शब्दांवरच भाष्य केले आहे व उतार दिले आहेत. यानंतर स्कंदस्वामीनें यास्काचार्यांनी केवळ सामान्यतः विवेचन केलेल्या कांहीं शब्दांची विस्तृत चर्चा केली आहे ( नै. १.४; ३,१३; ३, २९ ). परंतु बरेच शब्द चर्चा करावयाचे राहिलेले आहेत व सांप्रत काल्युगांत वेदाभ्यासाची परंपरा नुटित होऊं लागली असून केवळ कोशावरून पुरेशा बोध होणे अशक्य आहे व ग्रंथामध्ये लेखकप्रमादांमुळे व पाठभेदांमुळे शब्द गळण्याचा अथवा विकृत होण्याचा संभव आहे, याकरितां शुद्ध पाठ प्रचलित रहावा व अभ्यास सुलभ व्हावा म्हणून त्यानें यास्क व स्कंदस्वामी यांनी सोडलेल्या शब्दांवरहि भाष्य लिहून व अवतरणें देऊन चर्चा केली आहे व ही चर्चा यास्कानिं इतस्ततः विवेचन केलेल्या सुमारे ३५० शब्दांवरील टीपा व स्कंदस्वामीनें विवेचिलेले सुमारे २०० शब्द यांचे साहाय्य घेऊन व इतरांनीं हि निरनिराळ्या प्रसंगांनुसार इतर शब्दांचे जे विवेचन केले आहे ते आधारास घेऊन साक्षेपानें केली आहे व पाठ कायम केले आहेत. खेरीज त्याच्या कुलामध्ये जी अभ्ययनाची परंपरा अत्रुटित चालू होती तिचेहि साहाय्य त्यास झाले आहे व त्यानें अनेक हस्तलिखित

प्रतीचे, वेंकटाचायेपुत्र मोधव याने भाष्य केलेल्या नामानुक्रमणी, आख्यातानुक्रमणी, स्वरानुक्रमणी, निपातानुक्रमणी, निबन्धना-  
नुक्रमणी इत्यादि अनुक्रमणींचे साहाय्य घेतल्याचें नमूद केलें आहे. तसेंच यानें आपल्या आधारग्रंथांत निरुक्त, स्कंदस्वामिकृत  
निरुक्तीका, स्कंदस्वामि-अवस्वामि-राहदेव-श्रीनिवास-माधवदेव-उवटभट्ट-भास्करमिश्र-भरतस्वाम्यादि विरचित वेदभाष्ये,  
पाणिनीय व्याकरण, विशेषतः उणादि, त्याची वृत्ति, धीरस्वामि-अनंताचार्यादिकृत निघण्टुयाख्या, भोजराजरीय व्याकरण, भ्रमल-  
नयनीय, निखिलपदसंस्कार यांचा उल्लेख केला आहे.

देवराज्यज्वानें केवळ भैषण्युक्त काण्हावरच टीका लिहिली आहे. तथापि त्यानें ऋग्वेदामधीलहि अवतरणे सर्वे शब्दांस  
दिलेलीं नाहींत व 'वचन शोधावयाचे आहे.' ( ' निगमो अन्वेषणीयः ' ) ही पुस्तती त्यास अनेक शब्दांस जोडावी लागली आहे.  
तथापि त्यानें बऱ्याच विस्तृत प्रमाणावर वैदिक बाड्मयाचा आपल्या टीकालेखनांत उपयोग केला आहे.

**निघण्टु व संस्कृत भाषाकोश**—वैदिक निघण्टु व पुढील संस्कृत भाषेचे कोश यांची तुलना केली असतां फक्त  
' महाव्युत्पत्ति ' या बौद्ध कोशासारख्या काहीं कोशांचेच वरील निघंतीं साम्य दिसते. परंतु उत्तरकालीन कोश व निघण्टु  
यांमध्ये फार अंतर असून त्यांचा निघण्टुशी फारसा संबंध असावा असे वाटत नाहीं. त्याप्रमाणे जसे वैदिक निघण्टु हे विशिष्ट  
ग्रंथांशी संबंध असे आढळतात व विशिष्ट ग्रंथांतीलच शब्दांचा संग्रह करतात ( अथर्वनिघण्टु, निगमपरिशिष्ट इ० ) तसे संस्कृत  
कोश हे विशिष्ट ग्रंथांशी संबंध असलेले आढळत नाहींत. जरी काहीं शब्दांचे अर्थ विशिष्ट ग्रंथांतील वचनांस अनुसरून दिलेले  
आढळतात तरी विशिष्ट ग्रंथांतील शब्दांस अनुसरूनच एखादा कोश झालेला आहे, असें आढळत नाहीं. तथापि हे कोश म्हणजे  
केवळ शब्दांच्या याद्याच नसून त्यांत इतरहि माहिती उधृत केलेली मधून मधून आढळते. निघंतींमध्ये नांभे व अच्यये,  
यांप्रमाणेच धातुहि संगृहीत केलेले आढळतात. परंतु कोशामध्ये फक्त नांभे व अच्यये यांचाच संग्रह केलेला दिसून येतो. यावरून  
नामपारायण आणि धातुपारायण अथवा कोश आणि धातुपाठ अशी विभागणी पूर्वीच झालेली असावी असें दिसून येते. निघण्टुची  
रचना गद्य असून कोशांची रचना पद्यमय असते व बहुधा ती अनुष्टुप् छंदांत आढळते. मधून मधून आर्यादि दिसून येतात; व अभि-  
धानरत्नमाला या कोशांत तर अनेक प्रकारचीं वृत्ते आढळतात. तसेंच निघंतींची रचना वैदिक शब्दांचा अर्थनिश्चय करण्याकरितां  
केलेली आढळते, तर कोशांचा मुख्य उद्देश जरी शब्दार्थांचेच विवरण करण्याचा असला तरी पुष्कळां कोशांत केवळ महत्त्वाचे  
अथवा क्वचित योजले जाणारे शब्द संगृहीत केलेले असून त्यांचा उपयोग मुख्यतः कवीकरितांच असावा. उदा० ' कवीनां हित-  
काम्यया ' ( धनंजय ), ' कवीनां सुखहेतवे ' ( धरणीकोश ), ' कृपामुपेत्य सतां कवीनां ' ( मधेश्वर ), ' कवेः शीघ्रकवित्वाय ' ( शीघ्रबो-  
धिनी ), ' कविऋतभूषणार्थ ' ( हलायुध ), ' संवत्सरीनां भूषणसत्कवीनां ' ( वैजयंति ) इ०. अभिधानकोशांचे ज्ञान हे एक काव्याभ्यासाचे  
अंग समजले जात असे. याप्रमाणे कोश हे निघण्टूहून रचना, स्वरूप व हेतु या तिन्ही बाबतींत भिन्न होते असें दिसून येते. तसेंच  
त्यांमध्ये काळाचेहि बरेच अंतर दृष्टीस पडते. अमरकोश तयार झाल्यानंतर पूर्वीचे कोश बहुतेक सर्व मागे पडून नष्टप्राय झाले  
असावे, व अमरकोशापूर्वीच्या कोशांचा आपणांस कोठे कोठे आलेल्या उल्लेखांवरून व त्यांच्या अपरिपक्व स्वरूपावरून मात्र बोध  
होतो ( शाश्वत-हलायुध ).

संस्कृत भाषेत पूर्वी शब्दकोशास कोश, अभिधानकोश, नाममाला, नामपारायण ( धातुपारायण यांच्या उलट ) व  
निघण्टु ( निघण्टु, निघण्ट, जैन प्राकृत निघण्ट ) इत्यादि नांवे आढळतात. सायणाचार्यांनी आपल्या ऋग्वेदभाष्यांत एका  
ठिकाणीं निघण्टु शब्दाने एकार्थवाचक शब्दांच्या संग्रहाचा बोध होतो असें म्हंटले आहे. ' एकार्थवाचिनां पर्यायशब्दानां संघो  
यत्र प्रायेणोपदिश्यते तत्र निघण्टु शब्दः प्रसिद्धः; तादृशेषु अमरसिंह-वैजयन्ती-हलायुधादिषु दश निघण्टव इति व्यवहारात् ।  
( ऋग्वेद-गणपत कुण्णाजी प्रत सायणभाष्य-उपोद्घात. पृ. ३३. )

निघण्टु शब्द दक्षिणेकडे विशेष प्रचारांत आहे व वैजयन्ती कोशाचा कर्ता आपल्या कोशास प्रशस्तीमध्ये वैजयन्तीनिघण्टु  
असें म्हणतो व सांप्रतहि दक्षिणेकडे ग्रंथांच्या यादीमध्ये सर्वे कोश निघण्टु या सदराखालीं नमूद केलेले आढळतात. परंतु निघण्टु  
शब्दाने वैदिक कोशांचा बोध होतो व सध्यां निघण्टु हा शब्द विशेषेकरून वैद्यकीय कोशांस लावलेला आढळतो. उदाहरणार्थ  
धन्वन्तरिनिघण्टु, निघण्टुशेष, राजनिघण्टु इ०.

संस्कृत शब्दकोशांमध्ये मुख्यतः आपणांस दोन वर्ग आढळून येतात.—एक एकार्थवाचक किंवा समानार्थवाचक शब्दांचा  
म्हणजे ज्या शब्दांचा एकच किंवा सारखा अर्थ आहे असे शब्द एकत्र देणारा व दुसरा अनेकार्थवाचक किंवा नानार्थवाचक म्हणजे  
ज्या एकाच शब्दाचे अनेक अर्थ होतात ते सर्वे अर्थ एकत्र देणारा. तथापि अशा तऱ्हेचे अगदीं एकमेकांपासून स्वतंत्र असे कोश  
फारसे उपलब्ध नाहींत व पहिल्या प्रकारच्या बहुतेक महत्त्वाच्या कोशांत ( अमर, वैजयन्ती ) नानार्थवाचक शब्दहि एखाद्या

प्रकरणांत किंवा परिशिष्टरूपां दिलेले आढळतात. हेमचंद्राने मात्र पहिल्या प्रकारच्या शब्दांचा संग्रह 'अभिधानचिंतामणि' या कोशांत व दुसऱ्या प्रकारच्या शब्दांचा संग्रह 'अनेकार्थसंग्रह' या नांवाने स्वतंत्र केला आहे.

**अमरपूर्व कोशकार**—आतां अमरसिंहापूर्वी कोणते कोशकार होऊन गेले ते पाहू. अमरसिंह आपल्या कोशाच्या प्रशस्तींत पूर्वीच्या कोशकारांचा उल्लेख करीत नाही. तर केवळ 'समाहृत्यान्यतन्त्राणि' असे म्हणतो. म्हणजे पूर्वीच्या कोशांचा यानें उपयोग केला होता एवढेच निदर्शित करतो. तथापि अमरकोशावरील टीकेमध्ये काहीं जुन्या कोशकारांचीं नांवां आपल्यास आढळतात. या जुन्या कोशकारांपैकी कांय हा सर्वांत जुना असावा. याच्या कोशाचें नांव 'नाममाला' (हे कदाचित् सर्वसामान्य नांवहि असू शकेल) असे होते. कारण काव्यालंकाररुचि ( १.३,६ ) व काव्यानुशासन ( ६.१६ ) यांमध्ये जें "नाममालाप्रतीक" उल्लेखिलेले आढळते तें कात्यायने असावे असे मंख कवीच्या आधारावरून महेंद्रसूरीने विधान केले आहे. अमरसिंहापूर्वी होऊन गेलेला कात्यायन व हा कात्याय हे एकच असावे. कात्याय आणि कात्यायन यांचा अर्थ कोशकार एकच देतात. तसेच क्षीरस्वामीने आपल्या टीकेमध्ये मुनि म्हणून ज्याचा उल्लेख केलेला आहे तो कात्याय किंवा कात्यायनच असावा असे प्रो. झकारिया म्हणतात. परंतु रा. कृ. गो. ओक आपल्या क्षीरस्वामीकृत टीकायुक्त अमरकोशाच्या प्रतीत मुनि हा व्याडि असावा असे मत देतात.

"धन्वतरिनिघण्टु" या वैयकीय कोशाचा कर्ता धन्वंतरि हाहि अमरसिंहापूर्वी होऊन गेलेला असावा. कारण धन्वंतरीच्या चुका अमरसिंहानें दाखविल्या आहेत असे क्षीरस्वामी आपल्या टीकेत म्हणतो. तसेच क्षीरस्वामीने वारंवार उल्लेख केलेला भागुरि हाहि त्याच्या मताप्रमाणे अमरसिंहापूर्वी होऊन गेला असावा. हलायुधानें भागुरीचा प्रमाण म्हणून उल्लेख केलेला आहे ( १. २ ). याच्या कोशाचें नांव "त्रिकांड" होतें, असे रायमुकुट म्हणतो. व त्रिकांड नांवाच्या ग्रंथाचा उल्लेख अमरामध्ये आढळतो. प्रत्यक्ष अमरकोशाचाहि त्रिकांड अथवा त्रिकांडी या नांवानें उल्लेख केलेला दृष्टीस पडतो ( उदा. पुरुषोत्तम-त्रिकांडशेष ). अमरसिंहानें आपली त्रिकांडात्मक वर्गीकरणपद्धति कदाचित् भागुरीपासून घेतली असावी. आपटेच्या म्हणण्याप्रमाणे भागुरीचा त्रिकांडकोश दक्षिणहिंदुस्थानांत अद्यापि उपलब्ध आहे ( आपटे संस्कृत ग्रंथ यादी २.४७९० ). तसेच रंति अथवा रंतिदेव आणि रभस अथवा रभसपाल हेहि अमरसिंहापूर्वी होऊन गेलेले असावे, असे म्हणतात.

कोल्लुक व बुद्धसन यांच्या म्हणण्याप्रमाणे अमरसिंहानें आपल्या आधारग्रंथांत रभस याचा उल्लेख केला असावा. वररुचि या वैय्यकरण व कोशकाराचाहि अंतर्भाव काहीं टीकाकार अमरसिंहाच्या आधारग्रंथांत करतात. व रायमुकुट याच्या म्हणण्याप्रमाणे "लिंगविशेषविधि" या वररुचीच्या तंत्राचा उल्लेख तन्त्र या शब्दांत अभिप्रेत असावा. परंतु प्रत्यक्ष अमरानें याचा उपयोग कितपत केला असेल हा स्वतंत्र प्रश्न आहे.

वाचस्पति हाहि एक प्राचीन कोशकार असावा. याचा उल्लेख पुरुषोत्तमद्वारे आपल्या "हागवरी"च्या अखेरीस केला आहे. तसेच हेमचंद्रानें आपल्या अभिधानचिंतामणीवरील टीकेच्या आरंभी केला आहे. वाचस्पतीचा आधार यादवप्रकाशानें आपल्या "वैजयंती" कोशाकरिताहि घेतला असावा. त्यांतील अनेक अवतरणांवरून हा कोश वैजयंती कोश वगळून इतर सर्व कोशापेक्षां मोठा व अधिक माहितीने भरलेला असा असावा.

विक्रमादित्य ( कदाचित् साहसांक ) व वोपालित ( बोपालित ? पट्टकोशसंग्रहांत गोपालित असे रूप आढळते. याचा आधार हलायुधानें घेतलेला आहे ) हेहि दोन जुने कोशकार दिसतात.

व्याडि हाहि निःसंशय एक प्राचीन कोशकार असावा. याचा "लिंगानुशासन" या नांवाचा एक ग्रंथ असून त्याचा अभिधानचिंतामणि टीकेच्या प्रस्तावनेमध्ये हेमचंद्रानें एक महत्त्वाचा आधारग्रंथ म्हणून उल्लेख केला आहे. पुरुषोत्तमद्वारे आपल्या हारावली कोशाच्या अखेरीसहि याचा निर्देश केला आहे आणि वैजयंतीकार यादवप्रकाश यानेंहि बहुधा याचा उपयोग केला असावा. व्याडि व विंध्यवासी हे बहुधा एकच असावे. ह्याचा ग्रंथ बराच मोठा असावा. यास बौद्धधर्माचे चांगले ज्ञान असावें, हे त्याने चौतीस जातकांचा उल्लेख केला आहे यावरून दृष्टीस पडते.

हुंगा हाहि एक जुना कोशकार दिसतो. याचा दुर्ग या नांवाशी नेहमी घोंटाळा करण्यांत येतो.

उत्पल्लिनी, शब्दार्णव व संसाराणव या कोशांचा उल्लेख हारावली व मेदिनी कोशांत आढळतो. उत्पल्लामाला म्हणजेच उत्पल्लिनीकोश असावा. कामसूत्रावरील आपल्या टीकेमध्ये यशोधर, अभिधानकोश म्हणजे उत्पल्लामालादि असे विवेचन करतो. उत्पल्लामाला हा कोश दक्षिणहिंदुस्थानांत अद्यापि अस्तित्वांत असावा असे आपटेच्या यादीवरून दिसते ( ९६१. ४१०९ ).

हारावलीत खालील श्लोक आढळून येतो ( ५, २७५, सुंभई १८८९ द्वादशकोशसंग्रह २७३ ) "शब्दार्णव उत्पल्लिनी संसारावती इत्यपि । कोशा वाचस्पतिव्याडिविक्रमादित्यनिर्मिताः ॥" याचा अर्थ असा लावतां येईल की, शब्दार्णव हा वाचस्पतीचा, उत्पल्लिनी व्याडीचा व संसारावती विक्रमादित्याचा होय. उत्पल्लिनी हा व्याडीचाच आहे ह्याबद्दल अमरचंद्राचा पुरावा



आढळतो. आपल्या काव्यकल्पलतावृत्तिपरिमलांत दोन ठिकाणी उद्वलिनींतील अवतरणे घेतांना तो 'व्याडिकृतोत्पलिनीमध्यात्' असे शब्द घालतो. याचिरुद्ध अमरावर टीका करतांना (५.२) रायमुकुट हा उत्पलिनी व व्याडि यांचा भिन्न संबंध दाखवितो. त्रिकाण्डोत्पलिनीयादीनि नाममात्रतन्त्राणि व्याडिवररुच्यादिप्रणितानि लिगमात्रतन्त्राणि ।' तथापि लिगानुशासन हे व्याडिकृत आहे अशी कांहीं खरीखोटी समजृत प्रचलित आहे, तिला उद्देशून रायमुकुटांनं असें लिहिण्याचा संभव आहे.

शब्दार्णव हे वाचस्पतिकोशाचे दुसरें नांव आहे. याला पुरावा असा देतां येईल कीं, अमर १, १, २२ वर टीका करतांना रायमुकुट 'सौरिथीवत्स दैत्यारिष्वक्सेनजनादनाः ॥' हे शब्द शब्दार्णवांतील असल्यांचे लिहितो. परंतु रामनाथ आपल्या त्रिकाण्डविवेकांत तेच शब्द वाचस्पतिकोशांतील अवतरण म्हणून देतो.

**कोशारचना**—प्रस्तुत उपलब्ध असलेल्या कोशांकडे वळण्यापूर्वी कोशरचनेसंबंधी जरूर ती माहिती सांगितली पाहिजे. कोशांचा उपयोग करण्यापूर्वी त्यांची—विशेषतः नानार्थकोशांची—रचना कशी असते हे समजावून घेणे अगत्याचें आहे. बहुशः त्या त्या कोशांतील विषयांचा अनुक्रम व त्यांतील शब्दांचें लिग वगैरे संबंधी माहिती प्रस्तावनेत म्हणजे परिभाषांतून देण्याची कोशकारांची वहीवाट आहे. शब्दकोश समजण्यास या परिभाषांचा उपयोग किळीसारखा होत असतो.

समानार्थे अथवा एकार्थ कोश बहुधां विषयवारी रचलेले असतात. यांतील पुष्कळ भागांची तुलना लहान लहान कोशाबरोबर करतां येईल. उदा. अमरसिंह आपला शब्दकोश तीन काण्डांत विभागतो. प्रत्येक कांडांत पुन्हां वर्ग केलेले असतात. पहिल्या कांडांत स्वर्ग, देवता, देवशत्रु, जलचर व जलवनस्पतीकरितां शब्द सांगितलेले आहेत. दुसरें कांड सर्वांत मोठें आहे. त्यांत पृथ्वी, चार वर्ण व त्यांचीं कर्म यांसंबंधी शब्द दिले आहेत. तिसरें सामान्य कांड. त्यांत विशेषेकरून मिश्रशब्द, व तीन परिशिष्टे आहेत. दुसऱ्या सर्व एका कोशांतून हाच किंवा अगदीं याचसारखा अनुक्रम आढळतो. विशेष सांगण्यासारखें इतकेंच कीं, ज्या विषयाला अमरानें अडीच कांडें खर्ची घातलीं आहेत त्यालाच हलायुधानें अभिधानरत्नमालेत चार, यादवानें वैजयंतीत पांच व हेमचंद्रानें अभिधानचिंतामणीत सहा अर्शा कांडें खर्ची घातलीं आहेत.

एकार्थवाचक शब्दांचा अनुक्रम वर्णानुसार देण्याची पद्धति आढळत नाही. फक्त नानार्थकोशांतून ही पद्धति आढळते. ती सुद्धां जुन्या काळांत नाहीच. तथापि यांत कांहीं कमीपणा आहे असें नाही. कारण कोशांचा उपयोग अर्थप्रतिपादनाकडे नव्हे तर महत्त्वाच्या व विरळ सांपडणाऱ्या शब्दांचे समूह तोंडपाठ करण्याच्या कामीं होत असे. शिवाय केवळ विषयवारी रचनेब्यतिरिक्त आणखी एक बाह्यस्वरूपावरून व अत्यंत प्राचीनकाळापासून प्रचारांत असलेले असे रचनावत्त्वहि आढळून येते. तें असें कीं, एकार्थ किंवा अनेकार्थ शब्दांच्या स्पष्टीकरणाचा विस्तार जसा असेल त्याप्रमाणें म्हणजे मुख्य विषयाला लागणाऱ्या समानार्थक शब्दांची संख्या किंवा एका शब्दाचे जे निरनिराळे अर्थ असतील त्यांची संख्या किंवा थोडक्यांत सांगवयाचें म्हणजे विषयविवेचनाचा विस्तार जसा असेल त्याप्रमाणें—त्याचा अनुक्रम ठरत असे. उदा. हारावलींत स्पष्टीकरणांच्या विस्तारानुरूप शब्दांचा अनुक्रम दिलेला आहे. प्रथम पूर्ण श्लोकांची स्पष्टीकरणे, नंतर अर्थश्लोकांची व नंतर पादस्पष्टीकरणे. ( द्वादशकोशप्रत. ७ ) प्राकृत कोश 'पाहअलच्छी (इ. स. १७२) यांत सुद्धां याप्रमाणेंच म्हणजे प्रथम 'एक गाहा, नंतर गाहद व नंतर गाहाचलण'—विस्ताराची स्पष्टीकरणे अनुक्रमानें दिली आहेत.

नानार्थकोशांतूनहि विषयविस्तारानुरूप अनुक्रम धरण्याची पद्धति यापेक्षा अधिक प्रमाणांत आढळते. सर्वांत मोठीं वर्णने प्रथम व नंतर लहान लहान असा नियम आढळतो. उदा. शाश्वत कोश, अनेकार्थध्वनिमंजरी, हारावलींतील नानार्थकोशविभाग व अजयकोश (यांत ३,४ श्लोकांचीं वर्णनें सुद्धां आढळतात). याचे विरुद्ध धरणीकोशांत लहान वर्णनें आधीं दिलेलीं आहेत. 'पादैः पादद्वयेः श्लोकेरनेकाथेसमुच्चयः ।' जे कोशकार अनेकार्थशब्द अर्थसंख्येच्या अनुक्रमानें देतात, त्यांना तसें करण्यांत असा एक फायदा मिळतो कीं, जे शब्द अर्थानें, व्युत्पत्तीनें अगर दुसऱ्या कांहीं कारणानें परस्परार्शीं संबंध असतात ते सर्व एका ठिकाणीं आणतां येतात. उदा. शाश्वत १४६: 'हुताशने निशानार्थ सहस्रकिरणे तथा । तमोनुदः समी दृशौ विरोचनतमोपहौ ॥' याचे उलट अमरानें अंत्यव्यंजनानुसार शब्दांचा अनुक्रम लावल्यानें त्याला तमोनुद, विरोचन व तमोपह हे शब्द तीन निरनिराळ्या जागीं वर्णाचे लागले आहेत. धरणीकोशासंबंधी सांगतांना त्याच्या प्रस्तावनेतील सातवा श्लोक येथें दिला म्हणजे पुरे. या श्लोकांत विषयांसांचा स्पष्ट निदर्श आहे: 'क्वचिदेषां विषयसो लिगार्थस्यानुरोधतः । यथेह भोगिभोगिन्योथथा विवररन्ध्रयोः ।' अक्षरसंख्येनुसार शब्दानुक्रम ज्यांत दिलेला आहे अशा यादवकृत वैजयंतीच्या नानार्थविभागांत विषम विस्ताराचे (विषमाक्षराः) अनेकार्थ शब्द पांच निरनिराळ्या विभागांत घातले आहेत (पान २६९, २७२. २७४, २७६, २८०; उदा. 'वृक्षेऽदौ शिखर्यगनागमाः' २७०, २)

कोशांतील एकार्थवाचक शब्द अथवा जानार्थवाचक शब्दांचे अर्थ ज्यावेळीं अमुक एका श्लोकविभागांत घालावयाचे असतात त्यावेळीं जागा शिळक असल्यास ती खालीलसारख्या शब्दांनी भरून काढतात. 'मतः, मता, मतम्, स्यात्, भवेत्, उच्यते, इति कथ्यते सद्भिः, प्राहुः सन्तः, प्रचक्षते प्राज्ञाः वगैरे. ज्या शब्दाचा अर्थ यावयाचा त्याला 'शब्द', 'ध्वनि', 'आख्या', 'असा शब्द जोडतात; उदा. उणा. सू. १३०. २ वर उज्ज्वलदत्तः—“ माः शब्द ”; शाश्वत ६६ प्रतिसरध्वनि, ३६ करणाख्या. शाश्वत व हलायुध यांच्या ग्रंथांत हे वारंवार आढळून येते. एकार्थवाचक शब्द किंवा अर्थ यांची संख्या नमूद करण्याचाहि एक प्रघात दृष्टीस पडतो; उदा. 'त्रयः' अमर ३.३, १४९, १९४. शाश्वत, २००. हलायुध १, ६६, १४९. पंचस्ववैषु शाश्वत ६६. 'हरयो दश' हला. ५. ७०. वगैरे. शाश्वत व हलायुधामध्ये अनेक उदाहरणे सांपडतात. अनेक कोशकारांना एका शब्दाचा अर्थ देण्याकरितां संबंध बाक्येच्यावाक्ये लागतात. उदा. शाश्वत १२१, हलायुध १, ९०. या पाह्यापद्धतीचे अवक्षेप अर्वाचीनांच्या ग्रंथांतूनहि दिसून येतात. सामान्यतः असा नियम बांधतां येईल कीं, शब्दार्थ देण्यांत जितका पाह्याळ अधिक तितका तो कोशकार अधिक प्राचीन असला पाहिजे.

अमरसिंहप्रमुख अनेक कोशकारांनीं विवेचनाची मर्यादा अमुक एक श्लोकविभागांवर ठरवावयाची हें तत्त्व सोडून देऊन विषयाची मांडणी थोडक्यांत कशी करतां येईल याकडेच लक्ष दिलेले आहे व तसें करण्यांत त्यांना यशहि आलेले आहे. यादव व हेमचंद्र हे पादपुरणार्थक शब्द कमी करून टाकण्याचे बाबतींत सर्वांत पुढे गेलेले आहेत. संक्षेप करण्याचे एक मोठे साधन म्हणजे समानार्थक शब्द व शब्दार्थ एका समासांत देणे हें होय. उदा. “ आकाशविहायसी ” ( अमर ); “ पवित्रं कुशपतयोः ” ( शाश्वत ); दवदावी ( हलायुध ). नानार्थकोशांतून एकशेषद्वंद्व समास फार दृष्टीस पडतो. ज्या शब्दांचे दोन अर्थ अमतील ते प्रथमेच्या द्विवचनांत, तीन अगर अधिक अर्थ असतील ते प्रथमेच्या अनेकवचनांत व त्या शब्दांचे अर्थ त्या त्या विभक्तिवचनासहित द्वंद्वसमासांत घातलेले असतात. “ गणाः प्रमथसंख्यौत्रा प्रावाणौ पवित्रोत्पलौ ” ( वैजयंतीच्या नानार्थविभागांतून ). शाश्वत ( ५९५-६२७ ) वगैरेतून हे एकशेष पुष्कळच आढळतात. अमरानें शब्द व अर्थ याशिवाय त्यांचीं लििंगांहि दिलीं आहेत. त्यानें पूर्वेपद्धति सोडून देऊन जेथे एखाद्या शब्दाचे सर्व अर्थ एकलिंगीच असतील त्या टिकाणींच फक्त एकशेषाचा उपयोग केलेला आहे उदा० “ सुरमत्स्यावनिमिषी ” किंवा “ खत्रावणौ नभसी ” असें न म्हणतां “ नभः खं श्रावणो नभः ” ( शाश्वत ६३० प्रमाणे शब्दांची पुनरावृत्ति ) असें म्हटले आहे. याशिवाय समानार्थवाचक शब्द जेव्हां एकलिंगी असतील तेव्हांच त्यांचा समास केला जातो. उदा. “ स्वर्गनाकत्रिदिवत्रिदशालयाः ” ( सर्व पुलिंगी शब्द ). याविषयी आणखी जास्तीकमी माहिती अमरकोशाच्या टीकाकारांनीं दिलेली आढळते.

एका शब्दाचे अनेक अर्थ निरनिराळे न सांगतां समासपद्धतीनें सांगितल्यामुळे लुका व गेरसमजुती यांना जागा रहात असे. उदा. हे समास पहा. “ ( सुधा ) गड्गोष्ठिकास्तुहीमर्वापीयुषेषु, ” —( शाश्वत ), “ ( वली ) मध्यमरंखोभिर्जिगीत्सुगृहदाशु ” —( वैजयंती ), “ ( निमित्तं ) हेतुचिदागन्तुद्वादेशावेषु. ” —( त्रिंशं. ) यांपैकी पहिल्या समासांत गड्गोष्ठिका हा एक शब्द कीं गंगा व इष्टिका ( वीट ) असे दोन शब्द समाजवायचे यावद्दल संशय राहतो. तथापि ही समासपद्धति त्याज्याहि समजत असत असे आपणांस प्राचीन काळींहि आढळते. अजयकोशांतील प्रस्तावनेंत ग्रंथकत्यानें असें म्हटले आहे कीं, “ तीन अर्थोपर्यंतच मी द्वंद्वसमास करून बहुवचन लिहिले आहे. चार अगर अधिक अर्थोचा समास केलेला नाही ” ( “ त्रिंशेव बहुवचनं कृतं न चतुरादिषु. ” ). यावरून अजय जेव्हां सुवागड्गोष्ठिकाचूर्णस्तुदीषु ” असें लिहितो तेव्हां त्या टिकाणीं गड्ग व इष्टिका असे निरनिराळे शब्द घेतां येत नाहीत हें उघड आहे. असो.

जे शब्द समानार्थक नाहीत ते एकमेकांपासून वेगळे करतां यावेत व त्यांचा अनेकार्थाप्रमाणे अर्थ लावूं नये म्हणून दोन साधनांचा उपयोग करीत. अशा टिकाणीं अथ ( अर्थो ) व तु ( आधि पुनर् ) हीं अव्यये योजीत. ज्या शब्दांच्या पूर्वी अथ असेल किंवा ज्यांच्या मागून तु येईल तो शब्द पूर्वशब्दाबरोबर घेतां कामा नये. “ त्वन्ताथादि न पूर्वभाक् ” ( अमर ), “ न पूर्वं शब्दभागत्रपुनस्त्वंन्तमथादितः ” ( वैजयंती ), “ त्वन्ताथादि न पूर्वगौ ” ( हेमचंद्र ). एका विषयाला व्याविक जागा पुढत असेल म्हणजे त्या विषयाचा आरंभ व समाप्ति श्लोकाच्या पादांभाबरोबर अथवा पादसामांतीबरोबर जुळत असेल तर तेथे स्वाभाविकपणे विरामचिन्ह असतेंच. तशीच अथ व तु हीं एक तःहेचीं कृत्रिम विरामचिह्नें होत. ही पद्धत कदाचित् अमरसिंहानें प्रथमच उपयोगांत आणली असेल.

नानार्थकोशांतून असा एक नियम आढळतो कीं, अनेकार्थवाचक शब्द प्रथम व त्यांनंतर त्याचे अर्थ दिलेले असतात. विश्वकोशाच्या प्रस्तावनेंत ( २२ ) असें म्हटले आहे—“ नानार्थः प्रथमान्तोऽत्र सर्वत्रादौ प्रदर्शितः । सप्तम्यन्तेषु शब्देषु वर्तमानः सुनिश्चितः । ” मेदिनीकोशाची ( ११ ) परिभाषा जवळ जवळ याच शब्दांत दिलेली आहे. अनेकार्थसंग्रहांत ( २ ) हेमचंद्र लिहितो—“ उद्देश्यवचनं पूर्वं पश्चादर्थप्रकाशनम् । ’ पूर्वी “ विधौ भूषे प्रजापतिः ” असा प्रयोग करीत ( त्रिकांडशेषांत सुधां हा

आढळतो, ३.३, १६७). नंतर फक्त “प्रजापतिर्विधौ भूपे” (विश्वकोश) असे आढळते. अमरकोशांत व वैजयंतीत हा नियम आढळत नाही. तथापि या व इतर कोशांतून अनेकार्थवाचक शब्द वर्णानुक्रमाने लावल्याने असल्या चुका होत नाहीत. नंतरच्या कोशकारांनी—उदा. हेमचंद्राने—वर्णनपध्दतीत अधिक संक्षिप्तता आणली इतकेच नव्हे तर गैरसमजुती राहू नयेत म्हणून विशिष्ट साधनें उपयोगांत आणिलीं. तशांतूनहि नवीनांनीं त्यांचा अर्थ लावण्यांत चुका केल्या आहेत, त्यांचीं कारणे परिभाषांकडे दुलक्ष, टीकांचा अभाव व सदोष हस्तलिखिते व प्रकाशनें हींच असलीं पाहिजेत. नंतरच्या कोशकारांनीं जुने कोश वापरतांना चुका केल्या असणे संभवनीय व साहजिक आहे. त्यांचीं टीकात्मक परोक्षण पुढे होणे जरूर आहे. सध्यां हे काम होणेच मुष्किलींचे आहे. कारण काहीं काहीं महत्त्वाच्या कोशांचे विश्वासार्ह पध्दतीने प्रकाशनहि अजून झालेले नाही.

नानार्थशब्दकोशांचीं वरील वर्णनांत आलेलीं अशीं काहीं विशिष्ट लक्षणे थोडक्यांत सांगितलीं पाहिजेत. वर्णनपध्दती विपर्यायी सांगावयाचे म्हणजे अगदीं प्राचीन ग्रंथांत अनेकार्थवाचक शब्द व त्यांचे अर्थ एकमेकांजवळ प्रथमाविभक्तीत (किंवा—“विदुः कृष्णां पिपलीं द्रौपदीमपि” शाश्वत २८ अशा ठिकाणीं द्वितीयें) ठेगीत असत असे वाटते. असे करतांना अनेकार्थवाचक शब्दाची पुनरुक्ति करण्याची चाल होती. उदा. “बलं शक्तिर्वैलं सैन्यं बलं स्थौल्यम्” वगैरे. शाश्वतांत (६२८—६३५) अशी पुनरुक्ति पुष्कळच आढळते. इतर ठिकाणींहि असली शब्दावृत्ति अथवा पुनरुक्तता फार येते. उदा. प्राचीन असलेल्या अनेकार्थध्वनिमंजरीत तिचा उपयोग केलेला आहे. अनेकार्थवाचकाची पुनरुक्ति अनेकार्थवाचक अमुकच शब्द होय हें दाखविण्याकरितां करीत हें उघड आहे. ज्या ग्रंथांतून अनेकार्थवाचक शब्द व त्यांचे अर्थ प्रथमाविभक्तीत एकमेकांजवळ दिलेले असतात व शब्दांचा अनुक्रम वर्णानुरूप वगैरेहि नसतो अशा ग्रंथांत या गोष्टीची जरूरी भासते. शाश्वताने (६३२) जर “क्षीरमम्बु पयः क्षीरम्” असें न लिहितां “क्षीरमम्बु पयः” इतकेच लिहिले असतं तर कोशकारांच्या मनांत कोणत्या शब्दांचे स्पष्टीकरण करावयाचे होते याविषयी संशय उत्पन्न झाला असता. परंतु हा प्रश्न अमरकोशांतील “वणिक्पथः पुरं वेदो निगमः” या उदाहरणाच्या बाबतीत संभवतच नाही. येथे निगम हा अनेकार्थवाचक शब्द होय. कारण अमर हा अन्त्यव्यंजानुसार शब्दानुक्रम देतो व वरील अवतरण “म—अन्त” विभागांतील आहे. तथापि अनेकार्थवाचक शब्द निरनिराळ्या रूपांत म्हणजे निरनिराळ्या लिंगी वगैरे असतांना त्यांचे अर्थ सोप्या रीतीने सांगावयाचे असल्यास ही युक्ति अवलंबितां येते. उदा. “सहा मासः सहो बलम् ।” (शाश्वत), “सहो बलं सहा मार्गः” (अमर). अर्वाचीन कोशकार फक्त लिंगभेद दाखविण्यापुरताच शब्दावृत्तीचा उपयोग करतात. उदा. महेश्वराचा विश्वकोश २३. “स्पष्टाय लिंगभेदाय काप्यत्र पुनरुक्ता ।” त्याचप्रमाणे धरणीदास “स्पष्टाय लिंगभेदाय क्वचिदावृत्तिरिष्यते ।” अजयपालाचे शब्द यापेक्षाहि निश्चित स्वरूपाचे आहेत “विना लिंगविशेषेण नैवात्र पुनरुक्ता ।” तमंच मेदिनीकार “शब्दावृत्तिर्नै लिंगिक्ये .”

अनेकार्थवाचक शब्द व त्यांचे अर्थ जवळजवळ देणे हीच सर्वांत जुनी वर्णनपध्दति समजली पाहिजे; कारण ती सर्वांत स्वाभाविक आहे. तथापि उपलब्ध असलेल्या अति प्राचीन कोशांतून अर्थवाचक शब्द पुष्कळां सप्तमीत दिलेले आढळतात. या पध्दतीत अर्थ अधिक स्पष्ट होतो यांत शंका नाही व अनेकार्थवाचक शब्दांची पुनरावृत्ति (प्रथमेचीं रूपे निरनिराळीं असतील तेवढ्या बाबतीत सोडून) करण्याचे कारणहि रहात नाही. असे असतांनाहि प्रथमेचीं समानरूपेहि जेथे पुनरुच्चारित आढळतात (उदा. “परिग्रहः परिजने शपथेच परिग्रहः ।” शाश्वत ३१) तेथे त्यांना पूर्वरुढीच्या निरर्थक अर्थव्यंजनांचून दुसरी किंमत देतां येत नाही. नंतरच्या कोशकारांनीं अनेकार्थवाचक शब्द प्रथमेत व त्यांचे अर्थ सप्तमीत असा नियम केलेला आढळतो (विश्व. २२ इ; मधु-रेश—“नानार्थः प्रथमान्तः स्यात्सप्तम्यन्ते तु वर्तते ।”) अजयपालाने हा नियम कडक रीतीने पाळला आहे, हेमचंद्राने तसा पाळलेला नाही; अर्थात त्यामुळेच केवळ त्याच्या अनेकार्थकोशास कमीपणा आलेला आहे असे नाही.

शब्दरचना करतांना काहीं तत्त्वे—बहुतेक सर्व तत्त्वे—एकाच वेळीं पाळलीं आढळतात. एकार्थशब्दकोशांतून आढळणारा जो विषयविस्तारानुरूप शब्दानुक्रम त्याविषयी पूर्वी लिहिलेच आहे. या आद्यतत्त्वाखेरीज आणखी खालील तत्त्वे नमूद करतां येतील.

वर्णानुक्रमाने रचना करणे, मग ती अन्त्यव्यंजानुसार असो, प्रथमवर्णास (स्वर अथवा व्यंजनास) अनुसरून असो किंवा एकाच वेळीं अन्त्यव्यंजन व प्रथमवर्ण या दोहीनुसार असो. सर्वांत जुनी पध्दति अन्त्यव्यंजानुसार रचना करण्याची होय. अमरकोशांतील नानार्थवर्गांत (३, ३) हे एकच तत्त्व अनुसरलेले आढळते.

याठिकाणीं लक्षांत घेण्यासारखी अशी एक गोष्ट आहे कीं, काहीं कोशकार मध्ययुगीन वर्णमालेस प्रमाण मानतात, म्हणजे क्ष हें नेहमीच्या वर्णमालेच्या शेवटीं आणखी एक निराळें अक्षर समजतात. उदा. विश्वप्रकाश व मंखकोश यांतून ‘अक्ष’ सारखे शब्द ‘घान्त’ खालीं न पाहतां ते ‘हान्त’ नंतरच्या एका निराळ्या सदराखालीं ‘क्षान्त’ वर्गांत शोधिले पाहिजेत.

प्रथमवर्णानुसार शब्दरचना वैजयन्ती, देशीनाममाला व अजयकोश (यांत क्ष नें आरंभ झालेले शब्द शेवटी आहेत) यांतून आढळते. एकाच वेळी अंत्य व्यंजन व प्रथम वर्ण या दोहीनुसार शब्दरचना—उदा. त्रिकांडशेषांतील नानार्थवर्ग, अनेकार्थसंग्रह व मेदिनीकोश यांतून आढळते. वर्णानुक्रमानें शब्दरचना करण्याचे बाबतीत भारतीय त्यावेळी फारसे पुढें गेलेले दिसत नाहीत. म्हणून प्रथमाक्षरानुसार शब्दरचना करतांना त्याचे पुढील स्वर किंवा व्यंजनं यांजकडे लक्ष दिलें जात नाही. उदा. अजयकोशांत एकामागून एक “गो, गौर, गुरु, गुण, ग्रहण, गंधर्व, ग्राह, गवय, गोधा,” असे शब्द येतात. फक्त अनेकार्थसंग्रह, देशीनामाला व मेदिनीकोश एवढेच या बाबतीत अपवाद आहेत. या कोशांतून स्वरक्रमाकडे म्हणजे प्रथम व्यंजनापुढें जोडून अगर निराळ्या येणाऱ्या स्वराकडेहि लक्ष पुरविलेले आढळते. उदा. अनेकार्थसंग्रहांत (२. १७४-१७८) ‘त’ नें संपणारे व ‘प’ नें आरंभ होणारे शब्द खालील क्रमानें दिलेले आहेत:—पक्ति, पंक्ति, पत्ति, प्राप्ति, पित्तवत्, पीत, पीति, प्रीति, पुत्त, प्लुत, पूत, पृषत्, प्रेत, पीत, प्रोत.

शब्दांच्या अक्षरसंख्येनुसार त्यांचा अनुक्रम ठेवण्याचाहि प्रघात फार आढळतो. अमरकोशांत हा नाही. याविषयी लक्षांत घेण्यासारखी गोष्ट अशी की, शब्दांचें व्यंजन असणाऱ्या शब्दांत तें व्यंजन विश्व व मेदिनीकोशा (धरणीकोशांतहि) पूर्ण अक्षराप्रमाणें धरतात. उदा. ककुभ ( विश्व ) त्र्यक्षरी शब्दांखाली सांपडतो व यक्षराज चतुरक्षराखाली सांपडतो.

वैजयन्तीत अक्षरसंख्या व प्रथमवर्ण शिवाय करून लिंग हेहि एक आणखी रचनातत्त्व मानले आहे.

विश्वप्रकाशांत अन्त्यव्यंजन व अक्षरसंख्या यांशिवाय शब्दांचे प्रत्यय लागून जें रूप तयार झालें असेल त्यासहि अनुसरून शब्दरचना केली आहे.

लिंगनिर्देश:—अनेक कोशांतून अर्थांबरोबरच लिंगहि दाखविलेले असतें म्हणजे नामानुशासन व लिंगानुशासन एकत्र केलेली असतात. उदा. अमरसिंहाच्या कोशाचें नांव ‘नामलिंगानुशासन’ म्हणजे नाम व लिंग यांचें अनुशासन (नामाच्या लिंगाचें अनुशासन नव्हे) असे आहे. कित्येक कोशाकार लिंगाचा अंतर्भाव नामांबरोबरच न करता त्यांचा निराळा विभाग करून (लिंगभेद किंवा लिंगसंग्रह असा) ग्रंथाच्या शेवटी जोडतात. ज्या कोशांतून लिंगानुसार शब्दरचना केली आहे असेहि कोश पूर्वी होते. उदा. वैजयन्तीचा नानार्थविभाग. ही कोशाच्या रूपांत दिलेली लिंगानुशासनेच होत. अशी उदाहरणे वोपालित याचा कोश, अमरमाला व रत्नकोश यांची देतां येतील.

लिंगनिर्देश कोणत्या पध्दतीने केलेला आहे यासंबंधी कोशांच्या परिभाषांतून माहिती दिलेली असत. महत्त्वाच्या परिभाषा अमरकोश, वैजयन्ती, व मेदिनीकोश या कोशांच्या होत. तदनुसार लिंग हे रूपभेदानें अथवा लिंगविशेषविधीने (म्हणजे स्पष्ट लिंगनिर्देश करून) दाखविलें जातें. साधारणमानानें व्याकरणाच्या रूपावरून (म्हणजे बहुतेक प्रथमेच्या एकवचनावरून) “प्रायशो रूपभेदेन” लिंग ओळखलें जातें. नानार्थकोशांतून अनेकार्थवाचक शब्दांचे निरनिराळ्या लिंगां निरनिराळे अर्थ जेथे असतील तेथे त्या शब्दाची पुनरावृत्ति करतात. उदा. विश्व “मित्रं सुहृदि मित्रोऽर्के” किंवा “पुमान्, ना, पुंसि, नरि, स्त्री, स्त्रियाम्, योषिति, नपुंसके, क्लीबे, षंडे” इ० शब्दांनी लिंगांचा स्पष्ट निर्देश करतात. वैजयन्तीत षण् ( षंड, षंड ), क्ली ( क्लीब ), नपुम् ( नपुंसक ) अर्शी संक्षिप्त रूपे आढळतात. ज्या शब्दाला असुक एक लिंग निषिध्द सांगितले असेल तेथे तो शब्द इतरलिंगी असतो. (‘निषिध्दलिंगं शोषार्थम्’) उदा. ‘वज्रमन्त्री’ म्हणजे वज्र हें पुल्लिंगी व नपुंसकलिंगी आहे. जेथे ‘द्रयोः’ म्हटले असेल तेथे पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी समाजवाच्ये, अर्थात् द्विहीन किंवा द्वयहीन म्हणजे नपुंसकलिंगी.

तीनलिंगी शब्द ( उ. स्फुल्लिग, मंडल वगैरे नामे व विशेषणे ) त्रिषु अशा शब्दांनै निर्देशितात. ज्या कोशांतून लिंगभेद रूपभेदानें दर्शविला जातो तेथे ‘त्रिषु’ याच्यापुढे लिंगेषु न समजतां ‘अर्थेषु’ समाजवाच्ये असतें ( तुल. शाश्वत १५१, १८५; हलायु. ५, ६० ) “त्रिलिग्यां त्रिष्विति पदम्” हा नियम अमरानें पूर्वीच्या कोशकारांच्या पद्धतीला विरुद्ध म्हणून प्रथमच केला असावा. वैजयन्तीत जे शब्द “स्वतो न वाच्यवशात्” त्रिलिगी आहेत ( उदा. मण्डल ) त्यांच्यामध्यें व विशेषणामध्यें भेद दाखविला आहे. पहिल्यांना त्रिलिग व दुसऱ्यांना वाच्यलिग असे म्हणतात ( परिभाषा. ७ ) “त्रिष्वित्युक्तवाच्यलिगे त्रयीशब्दस्त्रिलिगके ।” उ. ‘त्रिलिगं’ मण्डलम् २६२, १३०; “त्रयीस्फुल्लिगाः” ११, ६१ (अमर—त्रिपुस्फुल्लिगा) “जीवः प्राणे त्रयी, नातु जन्तावात्तन्नि गोष्पतौ, त्रिषुजीवति” २३२, ६६. ) इतर अनेक कोशांत विशेषणत्वक शब्दांना ‘त्रिलिग’ व ‘वाच्यलिग’ दोन्ही लावतात. याशिवाय अन्यलिग, अर्थवलिग, भेद्यगामिन, अन्यवत्, अभिधेयवत्, वाच्यवत् वगैरेहि लावतात.

**अमरकोश**—अमरसिंह या ग्रंथकर्त्याच्या नांवावरून असावा. ग्रंथाचें खरें नांव ‘नामलिंगानुशासन’ असून त्याला त्रिकांड अथवा त्रिकाण्डी सुद्धां म्हणतात यांत १५०० श्लोक असून बहुतेक अनुष्टुप् छंदांत आहेत. तीन काडांपैकी प्रत्येकाचे वर्ग केलेले आहेत.

अमर हा निःसंशय बौद्ध होता. मंगलाचरणावरून हे स्पष्ट होते ( बुद्धाचा स्पष्ट निर्देश बौद्धेतरांना न दुखविण्याकरितांच वेला नसावा ). बुद्धाची नावे ब्राह्मणी देवतांच्या नावांच्या अगोदर दिलेली आहेत यावरूनहि हेच सिद्ध होते. बाकी व्याडीप्रमाणे याखेरीज फारसे बौद्धनिदर्शक अमरांत नाही. अशी एक आख्यायिकाहि आहे की, शंकराचार्यांच्या काळी बौद्धांचा जो छळ झाला त्यांत अमरकोशासहित त्याचे सर्व ग्रंथ यांचा नाश करण्यांत आला.

अमरकोशाचा काळ निश्चित करणे—विशेषतः तो आपल्या; पूर्वीच्या ग्रंथकारांची नावे देत नाही म्हणून—फार अवघड आहे. या प्रश्नासंबंधी अनेकांनी लिहिले आहे. कृष्णाजी गोविंद ओक यांनी आपल्या प्रस्तावनेत 'द्वौ द्वौ माधादिमासौस्यादतुस्तैरयनं त्रिभिः' या कालवर्गातील श्लोकावरून क्षीरस्वामीन 'माघायुषक्रमस्ततोयनारम्भात्' असे विवेचन केले आहे व उत्तरायन भाषांत होत असे असे सांगितले आहे; तसेच "हमन्तःदि वत्सरस्यारंभः" या क्षीरस्वामीच्या विधानावरून अमरसिंह पंधरा सोळाशे वर्षांपूर्वी होऊन गेला असावा असे म्हटले आहे. यासच दुसरे प्रमाण त्यांनी असे दिले आहे की, अमर हा चंद्रगोमीच्या व्याकरणाचा अनुयायी नगून पाणिनीच्या व्याकरणास अनुसरतो म्हणून तो चंद्रगोमीच्या पूर्वी होऊन गेला असावा. अर्थात् अमरसिंहाचा काल इ. स. चवथे शतक होय. यासंबंधी प्रा. शंकरिया म्हणतात:

दंतकथेनुसार विक्रमादित्य नावाच्या राजाच्या दरबारांत नऊ रत्ने होती. अमरसिंह, कालिदास व वराहमिहिर ही त्यांत होती. यांपैकी वराहमिहिर हा सहाव्या शकातील आहे. म्हणून अमरकोशाहि ५५० च्या सुमारास झाला असावा. अर्थात् ही दंतकथा कित्ती विश्वासाहे आहे, त्याच्यावर व सर्वे अवलंबून आहे गेला येथील १४८ सालच्या लेखांत विक्रमादित्याच्या दरबारातील नऊ रत्नांपैकी जो अमरदेव त्याने गेला एका बुद्ध मूर्तीची स्थापना केली व एक देऊळ बांधले असा उल्लेख आहे म्हणतात. त्यांत अमरसिंहाला अमरदेव म्हटले आहे तसे इतरत्र कोठेहि म्हटलेले आढळून येत नाही. त्यांतून जरी हा देख खरा व त्यांचे भाषांतर खरे मानले तरी त्यावरून फार तर १४८ साली लोक काय समजत होते याचा बोध होऊ शकेल.

अमरकोशाचे चिनी भाषेत ५५० च्या सुमारास भाषांतर झालेले होते अशी एक समजूत होती. बुनयु नंजिओ याने ही चुकीची आहे असे दाखविले आहे. एवंच वराहमिहिर व अमरसिंह हे समकालीन होते या अनिश्चित दंतकथेपासून फारसा बोध होत नाही. अमरसिंहाचे महत्त्व जाणून व त्याजविषयी आदरभाव असल्यामुळे नंतरच्या लोकांनी त्याला प्राचीन काळी घातले असावे हे मात्र शक्य आहे. कारण त्याच्या ग्रंथांतून तशा काळाची चिन्हे दिसत नाहीत. ज्याचा काळ काहीसा खात्रीने अनुमानितां येतो असा जो दायुष्याचा प्राचीन कोश तो अमरकोशापेक्षा पुष्कळच प्राचीन असल्याचे स्पष्ट दिसते. बाकी भारतीय वाङ्मयांत साधी व किष्ट रचनापद्धति एकाच वेळी प्रचलित असलेली आढळून येते, हे विसरून चालणार नाही.

वैश्याकरणग्रंथकारांत ज्याप्रमाणे पाणिनी त्याचप्रमाणे जवळ जवळ कोशकारांमध्ये अमर समजतात. त्याच्या पूर्वीचे ग्रंथ ( कदाचित् शाश्वत सोडून ? ) नाहीसे झालेले दिसतात. अमरकोशाचा हिंदुस्थानांत व इतरत्र हिंदुस्थानाबाहेरहि प्रसार झालेला आढळतो. या कोशाची ओगट पुरातन हस्तलिखिते सगळीकडे आढळतात. ग्रंथकर्ता बहुतेक उत्तरहिंदुस्थानातील असल्यामुळे त्या प्रांतात त्याचा ग्रंथ विशेष प्रसिद्धीस आला. ११८५ सालच्या नेपाळत सांपडलेल्या एका हस्तलिखितांत प्रत्येक कांडाच्या शेवटचे श्लोक गाळलेले आढळतात. नेपाळातील कीर्तिचंद्राने केलेल्या अमरकोशाच्या तिबेटी भाषांतराचाहि येथे उल्लेख करणे जरूर आहे. बोथथिअन त्याची प्रस्तावना व पहिल्या स्वर्गवर्गातील दहा श्लोक जर्मन भाषांतरासहित दिलेले आहेत. अमरकोशाची नक्कल मागाहून पुष्कळ झाली. कांहीं कांहीं कोश तर अमरकोशाच्याच वाढविलेल्या आधृत्या आहेत. मोगलानाचा "अभिधानपदीपिका" हे अमरकोशाचेच एक निराळे स्वरूप होय. अभिपुराणातील कोशविभाग ( अध्याय ३५९-३६६ )—अमरकोशांतल्या प्रमाणेच वानुक्रम असणारा—हा अमरकोशांतूनच घेतलेला असावा.

**अमरकोशावरील टीका**—प्राचीन कोशकारांनी स्वतःच आपल्या ग्रंथांवर टीका लिहिल्या असतील हे म्हणणे मान्य होण्यासारखे नाही. तसे असते तर उदा. अमर २.९.५८ येथील पादबंधनम्चे जागी "यादवं धनम्" असा पाठभेद आला नसता, व पेशीकोश हा स्वाम्य मानणे अवघवा पेशी व कोश असे दोन शब्द मानणे ( अमर. २.५.३८ ) अशा प्रकारचा नंतरच्या टीकाकारांत मतभेद राहिला नसता. तथापि अमरकोशावरील टीका एकंदरीत महत्त्वाच्या होत. स्वतः कोशकारांनी स्पष्टार्थक लिहिण्याची खबरदारी घेतली असली तरी कांहीं कांहीं ठिकाणी त्यांच्या सांगण्यांत अस्पष्टपणा राहूतोच. एकार्थकोशांत एका अर्थाचे शब्द कोठेथेत समजावयाचे यासंबंधी शंका राहू शकते, व अनेकार्थकोशांत कोणता शब्द अनेकार्थावाचक आहे यासंबंधी व त्यापेक्षाहि छुद्द अनेकार्थावाचक शब्दाइतकेच अनेक अर्थ असणारे त्यांचे अर्थ कसकसे समजावयाचे यासंबंधी शंका राहते.

अमरकोशावरील सुमारे ५० टीकांचीं नांवे उपलब्ध आहेत. टीकाकार भट्ट क्षीरस्वामी हा दाक्षिणात्य आगावा, “स्वामिन्” या उपाधीवरून हा पुष्कळ जुना असणे शक्य आहे व राजतरंगिणीतील (४.४८९) काश्मीरच्या जयापीड राजाच्या कारकीर्दीत (८ व्या शतकात) राहणारा जो शब्दविशेषाध्याय ‘क्षीर’ तो व हा एकच असे एक मत आहे. क्षीरस्वामीने भोज उधृत केला आहे व गणरत्नमहोदयीचा कर्ता वर्धमान (इ. स. ११४०) याने क्षीरस्वामीमधील अवतरणे दिली आहेत, म्हणून त्या दोषांमध्ये (अकरावें शतक) क्षीरस्वामीचा काल असावा असे अफ्रेक्ट म्हणतो. त्याच्या टीकेचे नांव ‘अमरकोशोद्घाटन’ असे आहे व रायमुकुटाच्या टीकेप्रमाणे अवतरणांनी भरून काढलेली नाही. तथापि ही मूल्यवान आहे. अमरकोशासह ही टीका कृ. गो. ओक यांनी संपादिली आहे. या टीकेत कात्य, मुनि, भागुरि, माला अथवा मालाकार, निघण्टु, शाश्वत, अमरमाल, अभिधानकार, अभिधानशेष, अनेकार्थे, श्रीहर्ष, दुर्गी, भोज, रुद्र या कोशांचा अथवा कोशकारांचा उल्लेख व उपाध्याय, गौड, भोज, आचार्याः, नारायण इत्यादि टीकांचा उल्लेख आढळतो. या ग्रंथाच्या शेवटी क्षीरस्वामीने उल्लेखिलेल्या सुमारे २४० ग्रंथांची यादी व टीकेतील व मूळांतील शब्दांच्या सूची दिल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत.

सुभूति (सुभूतिचंद्र) या बौद्ध टीकाकाराचा काल अनिश्चित आहे. तथापि तो रायमुकुटाच्या आधीचा आहे. कारण रायमुकुटाने याचे उल्लेख केले आहेत. सुभूतीच्या ‘कामधेनु’ नावाच्या या टीकेचे तिबेटी भाषांतर उपलब्ध आहे. चंद्र व्याकरणाचो पूर्ति करणार व त्यावर टीका करणार जे बौद्ध पूर्णचंद्र व रत्नमति, त्यांचे ग्रंथ इतर काहीं ग्रंथांवरोंवर या टीकेत उल्लेखिलेले आहेत.

पूर्वीच्या दहा टीकांचा सारांश आपल्या ‘टीकासर्वस्वांत’ देणारा (दशटीकाविद्) सर्वानंद वन्धघडीय हा सुद्धा रायमुकुटाच्या पूर्वीचा असून दक्षिणहिंदुस्थानचा होता.

बृहस्पति रायमुकुटमणीची ‘अमरकोश पंजिका पदचंद्रिका ही टीका निस्तृत व विद्रुत्तापूर्ण आहे. आपल्या प्रस्तावनेने हा स्वतःस गोविंदाचा मुलगा व बंगालमधील राडाचा रहिवाशी असल्याचे लिहितो. व आपली टीका पूर्वीच्या सोळा टीकांचे सार असल्याचे सांगतो. टीकेतील एका ज्योतिषशास्त्रविषयक उल्लेखावरून (१.४, २१) टीकेचे साल इ. स. १४३१ निश्चित. या टीकेचा उल्लेख रायमुकुटी (टीका) असा सुद्धा केलेला आढळतो. तदनुसार तिचा कर्ता ‘रायमुकुटीकार’ यानांवाने उल्लेखिला जातो. रायमुकुटाने २७० ग्रंथ व ग्रंथकारांचा उल्लेख केला आहे.

भट्टोजी दीक्षिताचा मुलगा भानुजी दीक्षित (१७ वें शतक) याच्या ‘व्याख्यासुधा’ अथवा ‘रामाश्रमी’ नामक टीकेची एक शिलाप्रसची भ्रत (कॅम्ब्रिज-शेड्डी एम डी. ३५-१९०) आढळते. पंडित शिवदत्ताने प्रकाशित केली (सुंबई १८८९) व उत्तम छापलेली एक प्रत आहे. तीतील विशेषेकरून अवतरणे बिनचूक नाहीत; परंतु यांतील दोन सूची-दुसरी टीकेतील शब्दांची आहे-फार उपयुक्त आहेत. याखेरीज पुढील टीकांचा अफ्रेक्टच्या ग्रंथ सूचीत उल्लेख आढळतो.

टीकाः-अमरविवेक-महेश्वर; बृहद्वृत्ति; व्याख्याप्रदीप-अच्युत उपाध्याय; क्रियाकलाप-आशाधर; काशिका-काशीनाथ; अमरकोशाद्घाटन-क्षीरस्वामिन्; बालबोधिनी-गोस्वामी; कौमुदी-नयनानंदशर्मन् व रामचंद्रशर्मन्; अमरकोशपंजिका अ० पदार्थकौमुदी-नारायणशर्मन्; अमरकोशमाला-परमानंद (सूचिपत्र); अमरकोशपंजिका-बृहस्पति; गुरुबालबोधिनी-भानुजी दीक्षित; बुधमनोहरा-महादेव; पदचंद्रिका-रायमुकुट; कामधेनु-सुभूतिचंद्र; शब्दार्थसंदीपिका-नारायण विद्याविभोद; सुबोधिनी-नीलकंठशर्मन्; मुग्धबोधिनी-भरतसेन; व्याख्यासुधा अ० सुबोधिनी-भानुजी दीक्षित; सारसुंदरी-मथुरेश विद्यालंकार; अमरपद-पारिजात-मल्लिनाथ; विद्रुत्त मनोहरा अ० बुधमनोहरा-महादेवतीर्थ (वर पहा); अमरकोशविवेक-महेश्वर (वर पहा); त्रिकांड-चित्तामणि-रनुनाथ चक्रवर्ती; त्रिकांडविवेक-रामनाथ; वैषम्यकौमुदी-रामप्रसाद; प्रदीपमंजरी-रामेश्वरशर्मन्; पदमंजरी-लोचननाथ; व्याख्यामृत-श्रीकर आचार्य; टीकासर्वस्व-सर्वानंद; बृहदमरकोश-उल्लेख रायमुकुट. पुढील ग्रंथकारांनींही अमरकोशावर टीका लिहिल्या आहेत. अपय्य दीक्षित; मंजु भट्ट; रंगाचार्य; रामकृष्ण दीक्षित; लिग्यसूरि; (लिगभट्ट?); वैक्यनाथ; बल्लिण; उल्लेख उज्ज्वलदत्त व रायमुकुट; मुकुंदशर्मन्; राधेचंद्र; रामशर्मन्; रामस्वामी; रामाश्रम (भानुजी); लक्ष्मणशास्त्री; श्रीधर.

अमरोत्तर कोश-—पुरुषोत्तमदेवाचे शब्दकोश-—पुरुषोत्तमदेवाने अनेक व्याकरण व कोशविषयक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांपैकी या ठिकाणी विशेषेकरून त्रिकांडशेष व हारावलीचा विचार करावयाचा आहे.

पुरुषोत्तमदेवाचा काल पूर्णपणे निश्चित करता येत नाही. बुहल्लनच्या म्हणण्याप्रमाणे पुरुषोत्तमदेव सुमारे १०९९ शक ११ व्या शतकातील असावा. आनंदराम बरुआ यांच्या म्हणण्याप्रमाणे लक्ष्मणसेनाचा प्रधान हलायुध याच्या मृत्युसमयात, म्हणून १३ व्या शतकाच्या उत्तरार्धापूर्वी हा असू शकणार नाही. हा बंगाली होता याविषयी शंका दिसत नाही. बुहल्लनने याला जैन

म्हटले आहे तें बरोबर नाही. स्वतःचे समकालीन व सहकारी म्हणून पुरुषोत्तम आपल्या हारावलीच्या प्रशस्तींत धृतिर्सिंह आणि जनमेजय यांचीं नांवें व त्याच टिकार्णां आपले आधार ग्रंथ म्हणून 'शब्दार्णव', 'उत्पत्तिनी' (त्रिकाण्डशेषाच्या शेवटीं सुद्धा) व 'संसारवर्त' हीं नांवें देतो.

त्रिकाण्डशेष हें अमरकोशाचे परिशिष्ट आहे, हें त्याच्या नांवावरून उघड होतें. यांत १०५० श्लोक असून त्यांत अमरांत व नेहमीं नयेणाऱ्या शब्दांची फार महत्त्वाची व एकंदर चित्ताकर्षक स्वरूपाची अशी यादी आहे. विषयरचना अगदीं अमरकोशासारखीच आहे. मात्र नानार्थवर्गांत अमरापेक्षाहिं सुधारणा करून वर्णानुक्रमानेहि शब्दरचना केली आहे. (स्वरकायादिकाद्यन्तक्रमात्) विशेष लक्षांत घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कांहीं क्वचित् आढळणारीं बुध्द नांवें, प्रज्ञापारमिता नांवाच्या बौद्ध ग्रंथाचें नांव व बौध्द संस्कृतांतीच अनेक शब्द यांत आले आहेत. हें ज्ञान यानें वडिलांपासून घेतलें असण्याचा संभव आहे. आणखी विशेष म्हणजे रिचोली=ओळ बगैरे सारखे फक्त प्राकृतांत आढळणारे कित्येक शब्द आपल्या कोशांत यानें दिले आहेत.

हारावलींत २७० श्लोक असून तिचे दोन भाग—एकार्थ व अनेकार्थ असे—पडतात. दुसऱ्या भागांत फक्त ४५ श्लोक आहेत व १२६ अनेकार्थवाचक शब्द अर्थसहित दिले आहेत. एकार्थविभागांतील विषय बहुतेक त्रिकाण्डशेषांतील प्रमाणेच आहेत परंतु हारावलींत आणखी बरेच क्वचित् आढळणारे शब्द दिले आहेत. हा ग्रंथ तयार करण्यीकरतां पुरुषोत्तमदेवाला १२ वर्षे लागल्याचें लिहिलें आहे. याचा अर्थ क्वचित् आढळणारे शब्द शोधण्याकरितां त्यानें १२ वर्षे ग्रंथवाचनांत घालविलीं असा समजतां येईल. याचा एक एकाक्षरकोश व एक द्विरूपकोश अथवा शब्दभेदप्रकाश असे आणखी दोन कोश प्रसिध्द आहेत.

शाश्वतकोशः—शाश्वताचा "अनेकार्थसमुच्चय" हा ८०४ श्लोकांचा असून त्यांत १८०० शब्दांचे अर्थ दिले आहेत. शाश्वतकोशाची रचना व वर्णनपद्धति प्राथमिक स्वरूपाची असल्याचें वर सांगितलेंच आहे. शाश्वताचा काल अनिश्चित आहे. कोशाच्या प्राथमिक स्वरूपावरून हा बराच प्राचीन असावासे दिसते. परंतु नंतरच्या कोशांतून सुद्धा शाश्वतांत दिसून येणारीं विशिष्ट लक्षणें थोड्याफार प्रमाणांत दिसून येतात. शाश्वत हा सर्वांत जुना म्हणजे अमराच्याहि पूर्वीचा असावा. शाश्वतानें आपल्या प्रशस्तींत (५, ८०६-७) आपले सहकारी म्हणून दिलेल्या चार व्यक्ती (खड्डल, विद्याविलास, महाबल, वराह) माहीत झाल्या तर त्याचा काल निश्चित होईल.

त्याच किंवा दुसऱ्या शाश्वताच्या नांवावर एक औषधीवनस्पतीचा कोश सरस्वतीनिघंटु नांवाचा—कोलेबो (१८६५ व १८८४) येथें प्रसिध्द झाला आहे.

अनेकार्थध्वनिमंजरीः—कादमीरच्या महाक्षपणकानें केकल्या अनेकार्थ अथवा नानार्थध्वनिमंजरीचा शाश्वतकोशाशीं जरी फार जवळचा संबंध असला तरी ती त्यांतील केवळ वेंचें घेऊन लिहिली आहे असें नाही. शाश्वतांत नसलेले अनेक शब्द व अर्थ यांत आहेत. याची रचना हुबेहूब शाश्वताप्रमाणे आहे. एक अनेकार्थवाचक अव्ययांचे प्रकरण मात्र गाळलें आहे. त्याऐवजीं कांहीं कांहीं हस्तलिखितांतून शेवटीं तर परिशिष्ट एकाक्षरनिघंटु म्हणून मुख्य ग्रंथांच्या तीन विभागांना (श्लोकाधिकार, अधेश्लोकाधिकार व पादाधिकार) जोडलेले आढळतात.

उपलब्ध ग्रंथ सदोष आहे. हस्तलिखितांच्या वर्णनावरून निरनिराळ्या प्रतींतील ग्रंथविस्तार इतका भिन्न आहे कीं त्या एकाच ग्रंथाच्या निरनिराळ्या आवृत्ति असाव्यात असें वाटते. याशिवाय हाच किंवा यासारखाच एक ग्रंथ गडसिंह अथवा दुर्गसिंह याच्या नांवावर आहे.

महाक्षपणकाचा काल तूर्त निश्चित करतां येत नाही. जुन्या टीकाकारांना (रायमुकुटमुष्ट्यां) याचा ग्रंथ माहीत असल्याचें दिसत नाही. कदाचित् हा महाक्षपणक व उणादिसूत्रांचा टीकाकार क्षणपक हे एकच असतील.

विषय व विस्तार या बाबतींत शाश्वतकोशाशीं बरोबरी करणारे अजयपाल व धरणीदास यांचे दोन नानार्थकोश छापलेले आहेत.

अजयपालः—याच्या नानार्थसंग्रहांत सुमारे १७३० शब्द आहेत. त्यांपैकी बहुतेक शब्द शाश्वतांत आलेले आहेत. यांची रचना वर्णानुक्रमानें अक्षरसंख्येकडे लक्ष न देतांना व वर्णविस्तारानुरूप केली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटीं अव्यये दिलीं आहेत. इतर टिकाणांच्या प्रमाणे त्यांचे स्वतंत्र प्रकरण करून शेवटीं जोडले नाही. शब्दांचे अर्थ देण्याची अजयाची पध्दति फार कौशल्याची आहे. पूर्वीच्या कोशग्रंथांत ज्याप्रमाणे गैरसमजुती होण्यास जागा राहते तशी राहून नये म्हणून यानें खबरदारी घेतली आहे.

अजयपालांचा काल सुमारे ११०० च्या नंतरचा नसावा. कारण बध्मानाच्या गणरत्नमहोदधींत (११४० त रचलेल्या) यांचा उल्लेख सांपडतो. हेमचंद्र व त्याचा शिष्य महेंद्रसूरि यांनाहि याची माहिती असावी असें दिसते. रायमुकुट याचा उल्लेख वारंवार करतो.

धरणीकोशः—धरणीदासाच्या अनेकार्थसाराचा उल्लेख बहुधा धरणीकोश अथवा नुसता धरणी ( मेदिनी पहा ) असा केलेला आढळतो. याची रचना अन्वयव्यंजन व अक्षरसंख्येनुसार केलेली आहे. “ क्षान्त ” शब्द “ हान्त ” शब्दाच्या नंतर दिले आहेत. रायमुकुटांनी याचा उल्लेख केलेला असून याची हस्तलिखिते फार दुर्मिळ आहेत. ग्रंथकर्ता बुद्धसन्तया म्हणण्याप्रमाणे कनोजचा ब्राह्मण असून बरुआने त्याला तेराव्या शतकांत घातले आहे.

हलायुधः—जुन्या कोशापैकी हलायुधाच्या अभिधानरत्नमालेचाच काल काय तो कांहींसा निश्चयपूर्वक अनुमानित येतो. डॉ. भांडारकरांशी जुळणाऱ्या लुडविग हेलरच्या या बाबतीतील काळजीपूर्वक संशोधनानुसार हलायुध १० व्या शतकाच्या मध्यास झाला असावा. त्याने तीन ग्रंथ लिहिले. अभिधानरत्नमाला, कविरहस्य व मृतसंजीवनी. यांपैकी कोश सर्वांत पूर्वीचा असावा. कविरहस्य हे ९५० त मान्यखेटच्या तिसऱ्या ऋणराजाच्या दरबारी व मृतसंजीवनी धारचा मुंजवाकपति याच्या दरबारी लिहिली गेली. हलायुध आपल्या पूर्वीचे म्हणून अमरदत्त, वररुचि व भागुरि आणि बोपालित यांची नावे देतो. “ इयममरदत्त वररुचि भागुरि बोपालितादि शस्त्रिभ्यः । अभिधानरत्नमाला कविकण्ठविभूषणार्थमुद्रियते ” ॥ १२ ॥ पूर्वीच्या कोशांतून याने पुष्कळ भाग शब्दशः घेतले असणे संभवनीय आहे. ३५८ श्लोकांतील दुसरी ओळ अभिधानचिंतामणीच्या टीकेत हेमचंद्राने म्हटल्याप्रमाणे भागुरीची आहे. अभिधानरत्नमालेचे स्वरूप जे जे दिसते शब्द व अर्थ सोप्या पध्दतीने व पारहाळिकपणे दिलेले आहेत. लिंगे स्पष्टपणे पुढिली वर्गे शब्दांनी सांगितलेली नाहीत. फक्त रूपभेद मात्र दर्शविला आहे. मोठ्या कोशांच्या आरंभी येणारी परिभाषाहि नाही. यांत सुमारे ९०० श्लोक आहेत ( अमरकोश याच्या जवळ जवळ दुप्पट आहे ) व त्याची पांच कांडे केली आहेत.—स्वर्ग, भूमि, पाताल, सामान्य व अनैकार्थकांड. आजड टीकाकाराने वर्ग मानिले आहेत.

हलायुधकोशाची अंफिकटून ( लंडन १८६१, रॉसरीसह ) प्रकाशित केलेली प्रत उत्तम आहे. षट्कोशसंप्रदांत ( बनारस १८७३ ). दुसरी एक प्रत आहे. याची निलक नांवाची एक टीका बुल्हरेने आपल्या गुजराथ हस्तलिखितांच्या कॅटलॉगांत उल्लेखिली आहे ( ३. पृ. ३४ ). स्वतःस त्रिभुवनपालाचा मुलगा व डाल्यणिपुध्वीपाल ( डाल्फि ? ) चा नातू म्हणविणाऱ्या श्रीमदाजडाची ( श्रीमहाजडाची ? ) टीका आहे. या टीकेत भागुरि, शाश्वत, अमरकोश, क्षीरस्वामी, बुध्दिसागर, विश्वप्रकाश, शब्दभेद, भोज व अमरमाला इतक्यांचा उल्लेख आहे. अभिधानचिंतामणीच्या सारोपशारांत पुन्हां पुन्हां उल्लेखिलेली हलायुधटीका व आजडाची टीका या कदाचित एकच असतील. टेलर ( कं. १.३९५ ) व फिटेल ( इ. अं. ४. १७ ) यांनी हलायुधाच्या एका कानडी टीकेचा उल्लेख केलेला आहे.

यादवः—हलायुधाच्या अभिधानरत्नमालेपेक्षां सुमारे शंभर वर्षांनी अलीकडील यादवप्रकाशाची वैजयन्ती होय. यापेक्षां अधिक खात्रीचा काल निश्चित करता येत नाही. यादव हा दंतकथेवरून रामानुजाचा समकालीन प्रथम शिक्षक, नंतर शिष्य होता. कांजीपुरम जवळील एका खेड्यांज याचा जन्म झाला होता व हा कांजीपुरम येथेच वेण्णवसंन्यासी होऊन मेला. हलायुधकोश व पुढे वर्धिलला धनंजयकोश यांच्याप्रमाणे वैजयंती ही दक्षिण हिंदुस्थानांतील होती.

आपण कोणत्या मूळ ग्रंथाचा आधार घेतला याविषयी यादवाने कांठी सांगितलेले नाही. तथापि बहुशः त्याच्या आर्षी हलायुध व वाचस्पति आणि व्याडि हेहि होऊन गेले असावेत.

अभिधानरत्नमाला व वैजयंती यांच्या कालामध्ये फारसे अंतर नसले तरी दुसऱ्याने पहिल्याच्यापुढे पुष्कळच प्रगति केलेली आढळते. शब्दांचे अर्थ, रचना व लिगनिर्देश विनचूक असून कौशल्याने मांडले आहेत. ग्रंथ लावण्याची किल्ली परिभाषेत सांगितली आहे, त्यासंबंधी वर उल्लेख आलाच आहे.

वैजयंतीचा विस्तार बराच मोठा आहे. या बाबतीत तिची, इतकाच विषय देणाऱ्या सर्व जुन्या—व कदाचित नव्याहि—कोशांवर ताण आहे. वैजयंतीतील आठ कांडापैकी १—४ त एकार्थवाचक शब्द व ५—८ त नानार्थवाचक शब्द आहेत. ग्रंथाचे शेवटी अभ्ययान्चि एक प्रकरण, एक लिंगसंप्रह व पर्यायसंयोगन्यायप्रदर्शनाध्याय नांवाचा एक नानार्थवाचक शब्दांचा संप्रह आहे.

धनंजयः—के. बी. पाठक व डॉ० भांडारकर यांनी धनंजयकवीची नाममाला ही प्राचीन कोशापैकी आहे असे सांगितले नसते तर तिचा येथे निर्देश करण्याचेहि कारण नव्हते. या ग्रंथाच्या पहिल्या परिच्छेदाच्या शेवटी दोन श्लोक आहेत. त्यांत धनंजय स्वतःला कवि व द्विसंयानकाव्याचा कर्ता म्हणवितो. हे काव्य—याचे दुसरे नांव राघवपांडवीय—काव्यमालेत ( १८९५ ) छापले आहे व गणरत्नमहोदधीत ( ११४० तील ) यांतील चार अवतरेणे सांपडतात. यावरून धनंजय कवि—अर्थात नाममालेचा कर्ता—जास्तीत जास्त बाराव्या शतकाच्या आरंभीचा असेल. डॉ. भांडारकरांच्या म्हणण्याप्रमाणे कविराज ( सुमारे १००० ) याने राघवपांडवीयाची बहुतेक नक्कल केली असल्यामुळे तो कविराजाच्या पूर्वीचा असावा. पाठकांच्या म्हणण्याप्रमाणे धनंजयाला ध्रुतकीर्ति त्रैविध म्हणत असत व राघवपांडवीयाची रचना त्याने इ. स. ११२३ नंतर लवकरच केली. याशिवाय आपल्या एका प्रशस्तीमध्ये राजशेखराने



धनंजयाची स्तुति केलेली आहे. क्लेट्से म्हटल्याप्रमाणे हा राजशेखर व नाटककार राजशेखर एकच असल्यास धनंजयाचा काल पुष्कळच मागे न्यावा लागेल.

धनंजय हा दिगंबर जैन असून कर्नाटकचा रहिवासी होता. नाममालेची-हिचेंच नांव निघण्टुसमय-अनेक संस्करणे झालीं. त्यांत एकाथेवाचक शब्दांचे २०० श्लोक आहेत. रचना थोडी चमत्कारिक आहे तथापि वुहसन याला कोणत्याहि विशिष्ट पध्दतीने न बांधलेला समानार्थक शब्दांचा हा अगरी लहान गट आहे असे म्हणतो, ते थोडे अतिशयोक्तीचे आहे. मूळ नाममालेच्या शेवटी पांच श्लोकांची प्रशस्ति आहे. त्यांत स्वतःच्या काव्याखेरीज अकलंक व पूज्यपाद यांचीं नांवें तो उल्लेखितो. शिवाय नाममाला “ शतद्रयं श्लोकानाम् ” आहे असेहि तो स्पष्ट म्हणतो. ( “ प्रमाणमकलंकस्य पुज्यपादस्य लक्षणम् । द्विःसंधानं कवे. काव्यं रत्नत्रयमपथिमम् ॥ ३ ॥ कवेर्धनंजयस्येयं सत्कवीनां शिरोमणेः । प्रमाणं नाममालेति श्लोकानां च शतद्रयम् ॥ ४ ॥ ” ) म्हणून ही शिल्लाप्रत बहुतेक मूळच्या ग्रंथाचीच असावी. परंतु काहीं हस्तलिखितांतून नानार्थेवाचक शब्दांचाहि एक ५० श्लोकांचा दुसरा परिच्छेद आढळतो. त्यांत पहिल्या परिच्छेदास शब्दसंकीर्णप्ररूपण व दुसऱ्यास शब्दसंकीर्णस्वरूपनिरूपण असे म्हटले आहे ( उदा. प्रो. याकोवीकडे अमलल्या एका हस्तलिखितांत ). दुसऱ्या हस्तलिखितांत ( उदा. इंडिया ऑफिसमधील ) निराळीच नांवें आहेत बनेल्लें थोडक्यांत वर्णिलेल्या एका हस्तलिखितांत ग्रंथाचे तीन परिच्छेद केले आहेत. टेलरच्या कॅटलागांत कानडी टीकेसहित असलेल्या हस्तलिखितांचा निर्देश आहे.

धनंजयाचा टीकाकारांनी उल्लेख फार कमी केलेला आढळतो. रायमुकुटानें एकदां व हेमाद्रीनें शबुवंशदर्पणांत काहीं वेळां याचा उल्लेख केला आहे.

धनंजयाच्या नाममालेमध्ये सामामिक शब्द मुख्य शब्दाजवळच ग्रंथाचा-इतर कोशांत न आढळणारा-विशेष प्रकार आढळतो. उदा. “ कुंभिनीलोवराचोर्वी जगतीगोविमुंधरा ॥६॥ तत्पर्यायधरः शैलस्तपर्यायपतिर्नृप । तत्पर्यायह्रदां वृक्षः शब्दमन्यंच योजयेत् ॥ ७ ॥ ... ॥ तत्पर्यायचरो ज्ञेयो हरिवैलिमुखः कपिः । वानराः प्रवगथेव गोलांगूलोऽथ मक्रेटः ॥ १२ ॥ ... कान्तरमतवीं दुर्गै तच्चरः स्याद्गनेचरः ॥१३॥ ... शरं वनं कुशं नीरं तीर्थं जीवनमत्विषम् । तत्पर्यायचरोमत्स्यस्तपर्यायप्रदोषनः । तत्पर्यायोद्भवं पद्यं तत्पर्यायधरोम्बुधिः ॥ १६ ॥ ”

महेश्वरः—महेश्वरकवीचा विश्वप्रकाश नामक २२४० श्लोकांचा नानार्थकोश ग्रंथकर्त्याच्याच उल्लेखावरून ११११ त रचिला गेला. मूळ कोशाला २३ श्लोकांची प्रस्तावना असून त्यांत महेश्वरानें आपले पूज्य व उपयोग केलेले ग्रंथ याविषयी माहिती दिली आहे. ग्रंथाच्या कुलांत याचा जन्म झाला होता. व चरकतंत्रावर टीका लिहिणारा व साहसाडक राजाच्या दरवारी राजवैद्य असलेल्या हरिचंद्राचा हा मुलगा होता. महेश्वरानें स्वतःहि एक साहसाडकचरित लिहिलें आहे ( साहसाडकचरित, प्रस्तावना ५, १२ ). पूर्वजांपैकी गायीपुरच्या राजाच्या दरबारचा वैद्य कृष्ण, दामोदर, मल्हन, व त्याचा पुत्रपुत्र केशव ( कृष्ण ) यांचीं नांवें सांगितली आहेत. शेवटचा मुलगा श्रीब्रह्म हाच महेश्वराचा पाप होय. ग्रंथाच्या शेवटीं ग्रंथकर्त्याला “ सकलवैद्यराजचक्रराजशेखर ” अशी ( किंवा अशासारखी ) पदवी लावलेली आढळते.

आपल्या पूर्वी होऊन गेलेल्यापैकी महेश्वरानें भोगींद्र, कात्यायन, साहसांक, वाचस्पति, व्याडि, विश्वरूप, अमरमंगल, शुभांग, वोपालित, व भागुरि यांचा उल्लेख केलेला आहे. “ भोगीन्द्र कात्यायन साहसांक वाचस्पति व्याडिपुरःसराणां । सविश्वरूपामरमंगलाना शुभांग वोपालित भागुराणां । कोशावकाशात्प्रकटप्रभावं संभावितानध्वंगुणः स एवः ॥ ”

प्रस्तावनेनंतर ग्रंथाचा मुख्य भाग-मुखखंड-सुरू होतो ( विश्वप्रकाश प्रस्तावना ५.१४ ). शब्दरचनेसंबंधीं वर सांगितलेच आहे. मुखखंडाच्या शेवटीं नानार्थेअव्ययें आहेत, नंतर आणखी थोडे श्लोक आहेत. त्यांतील शेवटच्या श्लोकांत ग्रंथाचा काल दिला आहे. “ रामानलव्योमरुषैः शककालेभिलक्षितं ( १०३३ ) । कोशं विश्वप्रकाशाख्यं निरमाञ्छ्रीमहेश्वरः ॥ ”

बलभगनीनें सारोद्धारांत एका लुप्त विश्वटीकेचा उल्लेख केला आहे. त्या टिकाणीं दिलेल्या अवतणावरून असें दिसतें कीं, या टीकेत शब्दाश्वेस्पष्ट करण्याकरितां वाड्यासोतून उदाहरणें दिलीं आहेत. उदा. “ मोहमिच्छन्ति मूर्च्छायामविषयायांच सूरयः ” या स्थळीं मूर्च्छेचें उदाहरण ( कुमारसंभव ८.१ ) व अविद्येचें (= विपर्यय ) : भर्तृहरिंतील “ न मुंचामः कामानहह गहनो मोह-महिमा ” असें दिले आहे.

मंखः—११३५ ते ११४५ च्या सुमारास श्रीकण्ठचरित लिहिणारा काश्मीरी मंख व अनेकाथेकोशाचा कर्ता मंख हे एकच असल्यास मंखाचा काल १२ व्या शतकांत पडेल. हे दोघे एकच याविषयीं जवळ जवळ शंका नाहीच. काहीं झाले तरी हा मंख ११५० च्या फारसा अलीकडचा असणें शक्य नाही. कारण हेमचंद्राचा शिष्य हेमचंद्रसुरि हा त्याचा उल्लेख बारंबार करतो.

मंखकोशांत सुमारे १००० श्लोक आहेत. रचनेंत सांगण्यासारखा विशेष असा काहीं नाही. अनेकाथे व त्यांचीं स्पष्टी-वर्णनें यांपैकीं काहीं केवळ मंखांतच सांपडणारीं आहेत. परंतु साधारणपणें अमराचा नानार्थवर्ण व शाश्वत यांच्यांतील विषयच

यांत आहेत. या दोहोंचा उल्लेख तो आपल्या प्रमाणग्रंथांत करतोहि. यांशिवाय भायुरि, कात्य, हलायुध, हुग व धन्वंतरीचा निबंध हे याचे आणखी प्रमाणग्रंथ होत.

मंखकोशाला इतकें महत्त्व येण्याला त्याची एक टीका कारणीभूत झालेली आहे. तिचा पहिला दोनतृतीयांशच भाग उपलब्ध आहे. हिचा कर्ता स्वतः मंखच असावा. यांत त्यानें शब्दार्थोंचे विवरण वाङ्मयातील उदाहरणें देऊन केले आहे. त्याला हें बहुतेक बाबतींत चांगले साधले आहे. ज्या बाबतींत त्याला उदाहरण माहीत नसेल त्यावेळीं तो आपले अज्ञान स्पष्टपणें कबूल करून “उदाहरणमन्वेद्यम्” असे सांगतो.

कादमीरच्या बाहंर मंखकोश फारसा प्रसिद्ध नाही. स्तुतिकुमुमांजलीच्या व युधिष्ठिरविजय काव्याच्या आपल्या टीकांत राजानक रत्नकंठ याने व अनेकार्थसंग्रहाच्या टीकेत मद्राने याचा वारंवार उल्लेख केला आहे. स्तुतिकुमुमांजली टीका १.५; २.१४; ५.१२ या ठिकाणीं मंखांतील अवतरणे वरोवर दिलीं अमळ्यामुळे मंखानें आणखी एक एकार्थकोशमुद्दां रचिला असावा असे वाटते.

हेमचंद्राच शब्दकोशः—( १०८८-११७२ ) हे भारतीय कोशशास्त्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत हेमचंद्राच्या व्याकरणप्रमाणेंच त्याचे शब्दकोशहि भारतीय मेशोधनाचें व्यापक व पूर्ण स्वरूप दर्शवितात. हेमकोश फार चांगल्या स्वरूपांत आज उपलब्ध आहेत. आज उपलब्ध नमलेल्या साधनांचा हेमचंद्रानें उपयोग केलेला होता व आज उपलब्ध असलेल्या हस्त-लिखितांपेक्षा त्याचे वेळचीं हस्तलिखितें अधिक खात्रीलायक होती. याशिवाय त्याच्या कोशांवर त्यानें स्वतः, त्याच्या शिष्यांनीं अगर नंतरच्यांनीं टीकाहि लिहिलेल्या आहेत. व्याकरणशास्त्राच्या इतिहासाला ज्याप्रमाणें हेमचंद्राच्या शब्दानुशासनांच्या टीकांचें महत्त्व आहे त्याप्रमाणेंच शब्दकोशशास्त्राला या टीकांचें महत्त्व आहे.

हेमचंद्रानें चार शब्दकोश लिहिले आहेत. एक एकार्थः “अभिधानचिंतामणिनाममाला,” दुसरा अनेकार्थः “अनेकार्थसंग्रह,” तिसरा अत्यंत महत्त्वाचा प्राकृत शब्दकोशः “देशीनाममाला अथवा रत्नावलि” व चौथा “निबंधुशषः”. देशीनाममालेच्या शेवटीं म्हटल्याप्रमाणें ‘वायरणसेसलेसो’ ( ८ ) हे चारी कोश त्याच्या व्याकरणाचे परिशिष्ट म्हणूनच समाजवायचे. कोशांचा व त्यावरील टीकांचा काळ कोणता यासंबंधीं बुद्धरच्या म्हणण्याला अनुसरून खालील गोष्टी सांगतां येतील—व्याकरणाची रचना समाप्त झाल्यावर व राजा जयसिंहाचे मरणाच्या अगोदर ( ११४१ ते ११४३ चे दरम्यान ) बहुतेक एकार्थकोश व अनेकार्थकोश तयार झाले असावेत. जयसिंहाचा मृत्यु ( ११४३ ) व राजा कुमारपालाशीं हेमचंद्राचा परिचय झाला ती वेळ ( सुमारे ११५८ ) या दोहोंच्यामधील काळांत प्राकृत कोश व निबंधुकोश यांची रचना झाली. अभिधानचिंतामणीचीं परिशिष्टे ( “शेषाः” ) याच काळांत तयार झालीं असणें शक्य आहे. याचें स्वतंत्र नांव शेषाख्यनाममाला अथवा शेषसंग्रह असे आढळते. व हीं अभिधानचिंतामणीलाच जोडलेलीं, टीकेच्या कित्येक हस्तलिखितांतून आढळतात. यावरून हीं अभिधानचिंतामणीबरोबरच म्हणजे हेमचंद्राच्या आयुष्याच्या शेवटीं शेवटीं रचिलीं असावीत. अभिधानचिंतामणीची टीका हा निःसंशय हेमचंद्राचा शेवटचा ग्रंथ होय. अनेकार्थसंग्रहाची टीका त्याच्या एका शिष्यानें लिहिलेली आहे.

अभिधानचिंतामणि सहा कांडांचा असून त्यांत १५४२ श्लोक आहेत. प्रस्तावनेत ( १-२३ ) ग्रंथकारानें आपल्या नाममालेंत कोणकोणत्या प्रकारचे शब्द ( रूढ, यौगिक व मिश्र ) दिले आहेत त्याविषयीं सविस्तर लिहिले आहे. रूपभेद दाखविला आहे. परंतु अमर वगैरेप्रमाणें लिंगभेद हेमचंद्रानें दाखविलेला नाही. “लिंगंतु ज्ञेयं लिंगानुशासनात्” ( १९ ) असे म्हणून आपल्या ( स्वोपेक्ष ) ‘लिंगानुशासना’वर हवाला दिला आहे. ही गोष्ट हेमचंद्राच्या इतर कोशांसहि लागू आहेच. प्रस्तावनेच्या शेवटच्या चार श्लोकांत प्रत्येक कांडाची विषयसूची दिली आहे. पहिल्या कांडांत जैनांच्या अधिदेवतांचे सांग वगैरे, दुसऱ्यांत राहिलेल्या ब्राह्मण देवतांचे वर्णन, तिसऱ्यांत मनुष्ये, चौथ्यांत पशु, पांचव्यांत पाताळवासी, सहाव्यांत भाववाचकें, विशेषणें व अन्ये यांचे वर्णन आहे. प्रस्तावनेची समाप्ति संक्षिप्त परिभाषांनीं केली आहे “त्वन्ताथादि न पूर्वगौ.”

ज्या ग्रंथांचा साधनाप्रमाणें उपयोग केला असेल त्यांचेविषयीं हेमचंद्रानें एका शब्दानेहि उल्लेख केलेला नाही. तथापि अमरकोशाशिवाय हलायुधकोश व वैजयन्ती या वाबतींत उपकारक झाली असावी.

अभिधानचिंतामणीतील उतांर घेऊन शुभशैलमणीने ( १५ व्या शतकाचा उत्तरार्ध ) एक ‘पंचवर्णनामसंग्रह’ म्हणून ग्रंथ तयार केला. हा ग्रंथ अभिधानचिंतामणीचेच एक तऱ्हेचे रूपांतर असावे असे दिसते. ग्रंथकर्ता अकबराच्या कारकीर्दीत ( १५५६-१६०५ ) होऊन गेला. साधु मुंदरमणीच्या शब्दरत्नाकरांत ( १७ व्या शतकाचा आरंभ ) अभिधानचिंतामणीप्रमाणेंच विषयविभाग आहेत, व त्याच्याशीं याचा अगदीं जवळचा संबंध आहे.

अभिधानचिंतामणीच्या टीका अनेक आहेत—पहिली हेमचंद्राची स्वतःची. या टीकेच्या ( विवृत्तीच्या ) प्रस्तावना—श्लोकांत व्याडि, धनपाल व वाचस्पति यांना प्रमाण मानले आहे. या टीकेत ज्या ग्रंथांचा व ग्रंथकारांचा उल्लेख आलेला आहे

त्यांचा संग्रह बोधलिंगने आपल्या अभिधानचिंतामणीच्या प्रतीत केला आहे. हेमचंद्राच्या टीकेचा एक सारांश ( अवचूरी, अव-चूर्णिका ) एका हस्तलिखितांत असावासे वाटते.

दुसरी एक टीका वाचनाचार्य वादिश्रीवल्लभ (वल्लभगणी) याची योधपुरचा राजा सूर्यसिंह याच्या कारकीर्दीत ( १६११ त ) लिहिलेली ' मागोद्वार ' ही टीकाकाराच्या स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे ' नामनिर्णय ' नांवाच्या एका मोठ्या ग्रंथाचा सारांश आहे ' निरणाथि मया नामनां निर्णयो नामनिर्णये. ' तिच्या नांवावरून हे स्पष्ट दिसते. १६३० त झालेली देवसागरगणीची ' व्युत्पत्तिरत्नाकर ' नांवाची एक निसर्ग टीका आहे.

अभिधानचिंतामणीचे ' शेषाः ' ( शेषसंग्रह परिशिष्ट ) बोधलिंगन आपल्या अभिधानचिंतामणीच्या प्रतीत शेवटी ( पृष्ठ ४२१-४३ मध्ये ) दिले आहेत. अभिधानसंग्रहांतहि ते छापले आहेत. अफ्रिकटच्या म्हणण्याप्रमाणे वल्लभगणीने रामदासमालेच्या अभिधानचिंतामणीच्या प्रतीत ( पृ. २१९-३१ ) व अभिधानसंग्रहांत ( २ नं. ११ ) एका जिनदेवमुनीश्वराने अभिधानचिंतामणीचे काढलेले वेंचे ( शिल्लेछ ) छापलेले आहेत.

अनेकार्थसंग्रहांत ७ काण्डे व १८२९ श्लोक आहेत. पहिल्या पटकांडांत खरा अनेकार्थसंग्रहाचा भाग असून त्यांत एक-दोन-तीन-चार-पांच व सहा अक्षरी शब्द ( नामे व विशेषणे ) ओळीने दिलेले आहेत. सातव्या काण्डांत अनेकार्थअन्यये असून ते षट्काण्डाच्या शेषाप्रमाणे आहे. त्याचे नांव हस्तलिखितांतूनहि ' अनेकार्थसंग्रह ' असे आढळते.

अभिधानचिंतामणीच्या प्रस्तावनेतल्याप्रमाणे याहि कोशाचा साधनीभूत झालेल्या ग्रंथांचा उल्लेख याच्या प्रस्तावनेत नाही. विश्वकोश हे बहुतेक मुख्य साधन असावे. तसें नेमल तर विश्व व अनेकार्थ यांमध्ये जो निकट संबंध दिसून येतो तो दोघांनीहि एकच जुन्या साधनांचा उपयोग केल्यामुळे उत्पन्न झाला असेल अनेकार्थसंग्रह हा शब्दरचनेशिवाय इतर बाबतीत विश्वकोशाची हुबहुब प्रतिकृति आहे. व म्हणून तो नंतर कोणी तरी अभिधानचिंतामणीला पुस्ती म्हणून तयार केला असावा. या विल्लसच्या विलक्षण विधानाचे वैयर्थ्य गोलडस्टकरने ( १८५० तच आपल्या संस्कृत डिक्शनरी पृ. २४५, त ) आपल्या कोशाच्या प्रस्तावनेत असे दाखविले आहे की, हे उपयुक्त अनेकार्थकोश सारखे सारखे आहेत परंतु एक नव्हत.

अनेकार्थसंग्रहांत ३९०० शब्द थोडक्यांत परंतु स्पष्टपणे सांगितले आहेत. शब्दरचनाहि उत्तम आहे. हेमचंद्राने अक्षर-संख्याच केवळ नव्हे तर आधाक्षर व अन्त्याक्षर, शिवाय प्रथम व्यंजनापुढचा स्वर या सर्वांचा विचार वर्णानुक्रमरचनेत केला आहे.

या कोशावर ' अनेकार्थकैरवाकरकौमुदी ' नांवाची टीका आहे. हेमचंद्राने स्वतः लिहिल्याप्रमाणे हिचा आरंभ आहे. ' निजानेकार्थसंग्रहे वक्ष्येटीकासु । ' टीकेला आरंभ करून दुसरा श्लोक पुरा होण्याच्या पूर्वीच त्याला मृत्यूने गांठले असावे हेहि असंभवीय नाही. हस्तलिखितांत २ न्या, ३ न्या व ७ कांडांच्या शेवटी आढळणाऱ्या प्रशस्तीत महेंद्रसूरि नांवाचा त्याचा शिष्य स्वतःस टीकेचा कर्ता अथवा प्रकाशक म्हणवितो. आपल्या गुरुने स्वमुखांने सांगितलेल्या अर्थानुसार लिहून त्याच्या नांवाचेच ही टीका प्रसिध्द केल्याचे तो लिहितो. यापेक्षा अधिक सूक्ष्म माहिती लागत नाही. टीकेचे आधार प्रस्तावनेत सांगितले आहेत ते - विश्व-प्रकाश, शाश्वत, रमस, अमरसिंह, मंख, व्याडि, धनपाल, भागुरि, वाचस्पति, यादव, व धन्वंतरिनिघंट. बाकी या यादीवर फारसा अंरवसा ठेवण्याचे कारण नाही.

निघंटुशेषः—हा वनस्पतिशब्दकोश ३९६ श्लोकांचा असून त्यांच्या नांवावरून हा अभिधानचिंतामणीतील ज्याला ' शेषाः ' लिहिले नाहीत अशा वनस्पतिकोपाचे ( श्लो. ११३१-१२०१ ) परिशिष्टेच होय. या पुस्तकाची सहा कांडे आहेत व त्यांत ओळीने वृक्ष, गुल्म, लता, शाक, तृण, व धान्य असे विषय आहेत. कमळाच्या जाती ( ३. ३२३-३१ ) व संबंध धान्यकांड अभिधानचिंतामणीतील त्या त्या भागाशी ( ११६० पुढे, ११६८ पुढे ) तंतोतंत जुळते. डॉ. भाऊ दार्जीच्या तोंडी सांगण्यावरून बुल्हने म्हटल्याप्रमाणे मात्र रत्नविभाग निघंटुशेषाच्या उपलब्ध प्रतीत सांपडत नाहीत. या प्रतीत ( अभिधानसंग्रह २ नं. ९ ) पहिल्या कांडाच्या आरंभी एक मोठा व इतर कांडांत लहान लहान खंड प्रडलेले आढळून येतात. पीटरसनच्या ५ व्या रिपोर्टांत पृ. २३ वर हेमचंद्राच्या मरणानंतर सुमारे ५० वर्षांनी लिहिलेले निघंटुशेषाचे हस्तलिखित उल्लेखिले आहे. या हस्तलिखिताच्या आधाराने मुंबई प्रतीपेक्षा अधिक शुध्द व संपूर्ण नवी प्रत काढणे अशक्य नाही. निघंटुशेषावर टीका नसावीसे दिसते.

मेदिनीकराचा वानार्थशब्दकोशः—याचा मेदिनीकोश अथवा मेदिनी या नांवाने उल्लेख करितात. कलकत्ता आबुली-प्रमाणे हा २३०० श्लोकांचा आहे. ग्रंथकर्ता स्वतःस प्राणकर ( पण्डुनकर ? ) म्हणवितो. त्याच्याविषयी अधिक माहिती नाही. भांडारकरांच्या हिशोबाने ( मालतीमाधवाच्या [ १८७६ ] प्रस्तावनेतील पृ. १३ ) मेदिनीकराचा काळ १४ व्या शतकाच्या अखेरचा असावा.

मेदिनीला आरंभ परिभाषांनीं होतो, त्यांत मुख्यतः लिंगनिर्देश कसा केला आहे यासंबंधी बर्णन दिले आहे मुख्य कोशाचे वर्ग केले आहेत (कान्तवर्ग वगैरे). शब्दरचना उत्तम आहे. अनेकाथसंग्रहाच्या रचनेहून फारसा फरक नाही. शब्दटच्या श्लोकांत साधनीभूत ग्रंथांची व कोशाकारांची यादी आहे. या यादींत अनेक कोशाकारांचा उल्लेख आहे म्हणून ती येथें उधृत करतोः—“उत्पलिनी शब्दशणैव संसारवती नाममालाख्याम् । आगुरि वररुचि शश्वत वोपाल्लि रंतिदेव हर्कोषान् ॥ अमर शुभांक हलायुध गोवर्धन रभसपालकृतकोषान् । ह्रदामरदत्ताजयंगमाधरपरणिकोशाश्च ॥ २ ॥ हारावच्यभिवानं त्रिकांडकोषं च रत्नमालांच । अपि बहुदोषं विश्वप्रकाशकोषं सुविचार्य ॥ ३ ॥ वाग्भट माधव वाचस्पति श्रमैः प्राडितारपालाख्यानं । अपि विश्वरूप विक्रमादित्य नामलिंगानि सुविचार्य ॥ ४ ॥ कात्यायनवामनचंद्रगोमिरचितानि लिंगशास्त्राणि । पाणिनिपदानुशासनपुराणकाव्यादिकंच सुनिरूप्य ॥ ५ ॥ षट्गत गाथाकोश प्रणयन विख्यात कौशलेनायं । मेदिनिकरण कोशः प्राणकरसमुना रचितः ॥ ६ ॥” यांत विश्वप्रकाश कोश आहे परंतु त्याला ‘बहुदोष’ असे विशेषण लावले आहे. वियांत शब्दरचना सोपी व लिंगनिर्देश बिनचूक नाही म्हणूनच हे विशेषण लावले असावे. तथापि विश्वाचा उपयोग मेदिनीकरांनै चांगलाच करून घ्यावयास कमी केले नाही. इतकेंच नव्हे तर हा ‘बहुदोष’ विश्वच त्याचा मुख्य आधार असणे संभवनीय आहे. बाकी मेदिनीकर स्वतंत्रपणे पाठभेद देतो हे हि सांगितले पाहिजे. उदा. हा कुन्तल चा अर्थ चषक असा देतो; तर महेश्वर लांगल असा देतो. असो.

मेदिनीची एक टीका आहे म्हणतात. परंतु त्यासंबंधी सविस्तर माहिती अत्रून मिळाली नाही.

**अलीकडील शब्दकोश**—मेदिनीची गणना यांतच व्हावयाची. त्याशिवाय आणखी काहीं येथे सांगायचाच आहेत. त्यांपैकी काहींचा काळ निश्चित आहे. हे शब्दकोश जुन्या कोशांनीलव विषय परंतु अधिक शुद्ध रूपांत देतात म्हणून यांचा उपयोग जुने अशुद्ध हस्तलिखितांतून मिळालेले शब्दकोश शुद्ध करण्याकडे होतो.

केशवाचा कल्पद्रु (शब्दकल्पद्रु):—अ. नामकल्पद्रुम हा तीन स्केधांचा एकाव्यशब्दकोश भरपूर माहितीचा असून मल्लिनाथ व दिनकर (१३८५ त लिहिणारा) या टीकाकारांनीहि याचा उल्लेख केला आहे.

महीपाचा शब्दरत्नाकरः—या कोशाच्या नानार्थविभागाने नांव नानार्थ किंवा अनेकाथितलक असे असून त्याचा काल १३७४ दिला आहे.

नानार्थरत्नमालाः—याचा कर्ता इरुप पण्डाधिनाथ उर्फ भास्कर हा १४ व्या शतकाच्या उत्तरार्धांत विजयानगरच्या दुसऱ्या हरिहराच्या कारकीर्दीत होऊन गेला. यांचे नांव निरुपम अथवा मिरुग असेहि दिलेले आढळते. याचा कोश बहुतेक वैजयंतीवर उभारलेला असावा.

जटाधाराचे अभिधानतंत्र (नामलिंगानुशासन):—ही एक तऱ्हेची अमरकोशाचीच वाढविलेली आद्युत्ति आहे. कर्ता चाटि अथवा चंद्रामाचा (चित्तागांग-बंगाल) होता. ऑफिकटच्या म्हणण्याप्रमाणे हा रायमुकुटाच्या पूर्वीचा असावा.

रूपचंद्रः—याची लहानशी रूपमंजरी नाममाला ही १५८८ त रचिली गेली. याच सुमारास पुंडरीक विडलाने शीघ्र-बोधिनीनाममाला रचिली.

हर्षकीर्तीची शारदीयाख्या नाममालाः—ही १६ व्या शतकाच्या अखेरीस तयार झाली. हा ग्रंथ षट्कोशसंग्रहांत शिळा-प्रेसवर छापला आहे. यांत प्रथम शारदेंची नावे दिली आहेत, त्यावरूनच यांचे नांव वरीलप्रमाणे असावे. हा श्रीमालागुपुरीचा जैन रहिवाशी होता. “श्रीमालागुपुरीयाकाव्येय तपागच्छापियः पूज्यपात्सुरि श्रीप्रमुचंद्रकीर्तिगुरवस्तेपां पदानुपहाद भूमावाभिजनोचितो लघुतरां श्रीनाममालामिमं चक्रे पाठक हर्षकीर्तिरखिलां श्रुतावरं ग्रामणीः ॥”

अप्ययदीक्षिताची नामसंग्रहमाला (सुमारे १६ वे शतक):—हा एकाथकोश असून यावरील टीकेत जुन्या कोशांतील अनेक अवतरणे दिली आहेत.

पद्मनाभाचा भूरिप्रयोगः—यांत एक लहान एकाथकोश व मोठा अनेकाथकोश असे दोश असून अमरकोशाचा टीकाकार नारायणशर्मन् या ग्रंथकर्त्याचा उल्लेख करतो.

रामेश्वराची शब्दमालाः—ही भूरिप्रयोगासारखीच आहे. काळ माहीत नाही.

वेणीदत्ताचा पंचतत्त्वप्रकाशः—हा १५४४ त झाला. याची शिळाप्रत षट्कोशसंग्रहांत आहे. यांत बरंच अर्वाचीन शब्द आहेत. उदा. “आरोहयंत्रंपद्याणं ॥ जीनं ॥ तरवारिस्तीव्रमांगः कृपाणः कोपमंदिरः । तलवार । दिक्षीपतिः सार्वभौमोधीशोभूपपुरंदरः । पातिसाहः शाककर्ता । सार्वभौमस्य” याचे सूचिभाणुः, जलमानुः, तेजोभाणुः, वायुभाणुः, आकाशभाणुः असे पांच भाग असून त्यांत मनुष्यमरीचिः, शैलमरीचिः, दिक्पालमरीचिः, शब्दमरीचिः अशीं पोट प्रकरणे आहेत. याचा काल ‘क्षितिगणन तुरंगक्षेत्रसिंख्येक वर्षे (१७०१) शुचिधवल सुषष्ठयां भाणुवारेच हस्ते ।’ असा दिला आहे. ग्रंथकर्त्याने आपले बर्णन ‘श्रीयाज्ञिकवंशावतंस नीलकंठात्मज जगज्जीवनसुत वेणीदत्त’ असे दिले आहे.

मथुरेश विद्यालंकारः—याची शब्दरत्नावलि ही बरुआच्या म्हणण्याप्रमाणे अलीकडील सर्वे कोशांत उत्तम असून १६६६ त रचली असावी.

अथेन्सचा डेमेट्रिऑस गॅलानास याची १७८६-१८३३ च्या दरम्यान रचलेली संस्कृत एकार्थशब्दसूची (ग्लॉसरी) यासंबंधी वेबरने माहिती दिली आहे. व तदनुसार एकार्थकोश रचण्याची भारतीय पद्धति व युरोपियन शास्त्राच्या आकांक्षा यांचा मेळ या सूचीत घातला गेला आहे. यांत मुख्य शब्द प्रथम षष्ठी विभक्तिते दिला असून त्याचे समानार्थक शब्द (सुमारे २५०००) त्यापुढे प्रथमेत दिले आहेत. गॅलानासच्या प्रस्तावानुसार ही सूची त्याच्या एखाद्या ब्राह्मण मित्राने तयार केची असावीसे वाटते. वेबरने याचे कांहीं उतारे दिले आहेत. बोथलिंगच्या लहान शब्दकोशांत या कोशांतील अवतरणे घेतली आहेत. यांत कांहीं कांहीं टिकाणी मूळ साधनें सदाप असल्यामुळे अथवा तीं वापरण्यांत चूक झाल्याने चुका झालेल्या आहेत.

**विशिष्ट विषयांचे शब्दकोश**—या प्रकारच्या शब्दकोशांच्या जाती व त्यांतील मुख्य ग्रंथ पुढे दिले आहेत.

एकाक्षरकोशः—या तन्हेच्या कोशांतून एकाक्षरी नामे ख, गो, भ वंगेर सारखीं किंवा समुसारखीं अव्यय अथवा निर- निराळ्या अर्थाने वापरलीं जाणांरीं कांहीं सूढार्थव्यंजक वणे किंवा अक्षरे दिलेलीं असतात यामुळे या कोशांचा तंत्रवाङ्मयाच्या मातृकाकोशाशी संबंध लागतो. असे कांहीं ग्रंथ खाली दिले आहेत.

पुरुषोत्तमदेवाचा एकाक्षरकोशः—हा द्वादशकोशसंग्रहांत शिळाप्रसवर व अभिधानसंग्रहांत ( १ नं. ४ ) व मुंबईस सदाशिव बजाबा अमरापुरकर शास्त्री यांनी १८५४ मध्ये छापला आहे. याची श्लोकसंख्या ३८ असून वर्णांशुक्रमांत ह नंतर क्ष घेतला आहे. अशाच नांवाचा एकाक्षराभिधान अथवा ऐन्द्रनिघंटु वररुचीच्या नांवावर प्रसिद्ध आहे.

‘ संस्कृत कोशयुग्म ’ मध्ये छापलेली विश्वशुची ‘ एकाक्षरतूननाममाला ’ ११५ श्लोकांची आहे. वल्लभगणीने या ग्रंथकर्त्याचा उल्लेख वारंवार केला आहे. याशिवाय अधिक माहिती नाही. सुधाकलशाची एकाक्षरनाममालिका ही १४ व्या शतकांतील व भरतसेनाचा एकवर्णार्थसंग्रह हा १८ व्या शतकांतील आहे.

मातृकाकोशांपैकी द्वादशकोशसंग्रहांत शिळाप्रसवर छापलेला महीदामाचा मातृकानिघंटु उल्लेखतां येईल.

द्वादशकोशसंग्रहांतील महादेवाचा अव्ययकोश हा या प्रकारचा असा एकच स्वतंत्र दिसतो. मोठ्या कोशांत—एकार्थ व अनेकार्थ कोशांतून—अव्ययासंबंधी विभाग असतोच.

द्विरूपकोश ( शब्दभेद ) :—या लेखनपद्धतीविषयक सूचीपैकी सर्वांत महत्त्वाचा व बहुतेक सर्वांत जुना म्हणजे महेश्वराचा शब्दभेदप्रकाश होय. अभिधानसंग्रहांत ( १ नं. ५० ) पुरुषोत्तमदेवाचा द्विरूपकोश छापला आहे त्यांत ७५ श्लोक आहेत. द्वादशकोशसंग्रहांत याचीच एक निराळी प्रत ५५५ श्लोकांची व एक द्विरूपकोश ५५५ श्लोकांचा निनांवी छापला आहे. आणखी येथे निर्देश करण्यासारखे कोश म्हणजे भातसेनाचा द्विरूपव्यनिसंग्रह व कचग विल्हणकवीचा त्रिरूप कोश हे होत.

उणादिकोशः—शिवरामाचा लक्ष्मीनिवासाभिधान कोश (१८ व्या शतकांतील) पट्टकोशसंग्रहांत प्रसिद्ध झालेला आहे. याने आपल्या प्रस्तावनेत ‘ नालेखितत्वबोधिन्यां योःशब्दंशुशेखरं मनोरमायां व्याख्यात्रा सोप्यत्र लिखितोमया ’ असे म्हटले आहे. व स्वतःची माहिती शेवटी ‘ श्रीमत्त्रिपाठशुभनामक त्रिलोकचंद्रात्मजकृष्णरामसूनु शिवरामकृतौ ’ अशी दिली आहे. रामशर्मन्च्या उणादिकोशासंबंधी ऑफ्रिक्टने आपल्या उज्ज्वलदत्ताच्या प्रस्तावनेत ( पृ. २१ ) लिहिले आहे. शुभशीलगणीची उणादिनाममाला १५ व्या शतकाच्या उत्तरार्धातील आहे. रामगोविंदच्या शब्दाचिंतरीचे वर्णन पणिलगने दिले आहे ( कं. पृ. २८५ ). कालिदासाच्या नानार्थशब्दरत्नकोशावर निबुलयोगीन्द्राने टीका लिहिली असून इंडियन अंटिक्वरीतील ( १.३४१ ) वर्णनावरून तो कोश याच सदराखाली येईलसे दिसते.

**वैद्यशास्त्रविषयक वनस्पतिकोश**—या कोशांतून वनस्पति, पशु, अन्न, सर्व तन्हेच्या औषधी यांचीं वर्णने— म्हणजे जवळ जवळ औषधीविद्याच—दिलेली असतात. व यांचे विशिष्ट नांव म्हणजे निघण्टु. सर्वांत जुना म्हणजे धन्वंतरीनिघण्टु. याची ९ प्रकरणे आहेत आणि क्षीरस्वामीच्या म्हणण्याप्रमाणे हा अमरकोशाच्या आधीचा आहे. आनंदाश्रमप्रथावर्तीत ( नं. ३३ ) हा महत्त्वाचा कोश छापला आहे. शाश्वताचा या सदराखाली येणारा एक कोश व हेमचंद्राचा निघण्टुशेष यासंबंधी वर लिहिलेच आहे. एका अज्ञात ग्रंथकर्त्याची मल्लिनाथाने उद्दिखलेली अभिधानरत्नमाला ( पडूरसनिघण्टु ), १३७४ त रचलेला मदनपालाचा मदनविनोद, ऑफ्रिक्टच्या म्हणण्याप्रमाणे यापेक्षा अलीकडचा असलेला नरहरीचा राजनिघण्टु, चक्रपाणिदत्ताची शब्दचंद्रिका व १६७७ त झालेला शिवदत्ताचा शिवप्रकाशटीकेसहित असलेला शिवकोश नांवाचा नानार्थकोश इतक्यांचा येथे आणखी निर्देश करण्यासारखा आहे.

ज्योतिष व ज्योतिषशास्त्रविषयक कोशांपैकी हरिदत्ताची गणितनाममाला ( द्वादशकोशसंग्रहांत शिळाप्रसवर छापलेली ), वेदांगरायाचा १६४३ त रचलेला इराणी—अरबी—संस्कृत पारसीप्रकाश व बज्रभूषणाचा त्याच सुमारास रचलेला पारसीविनोद यांचा उल्लेख करतां येईल.

क्षेमैद्राच्या लोकप्रकाशावर बुल्हेरने काश्मीररिपोर्टांत (पृ. ७५) लिहिले आहे. कोशवाङ्मयांत यांचे स्थान विशिष्ट रूपांचे असून वेबरच्या मते तो १७ व्या शतकांतील आहे.

**कोशासंग्रह**—अमरकोश-त्रिकांडकोश-हारावली-मेदिनी यांचा संग्रह कोलवृक्षच्या प्रयत्नांने (कलकत्ता १८०७) छापला गेला. ही प्रत फार संदीप आहे. सदाशिव वजावाशाखी अमरापूरकर यांनी कोशचतुष्टय (त्रिकांड, मेदिनी, हारावली, एकाक्षरी) (सुंबई १८५४) या चार कोशांच्या संग्रहाची शिळाप्रेस प्रत छापली आहे. 'संस्कृतकोशयुग्मम्' (कराची १८६७) यांत विश्वशंभु व महाक्षपणक यांचे कोश आहेत. बनारसचे शिळाप्रेसवरचे 'पट्टकोशसंग्रह' व 'द्वादशकोशसंग्रह' हे त्यापेक्षा महत्त्वाचे आहेत. यांपैकी पहिले १८७३ (संवत् १९३०) साली प्रकाशित असून त्यांत हेमचंद्राचे एकार्थ व अनेकार्थ कोश, शिवरामाचा उणादिकोश, पञ्चतत्त्वप्रकाश, शारदीनाममाला आणि विन्व आणि हलायुध हे आहेत. विश्वाचें प्रकाशन अगदीच सरासरी आहे. परंतु दुसरी प्रत उपलब्ध नसल्यामुळे त्याशिवाय चालणार नाही. द्वादशकोशसंग्रहांत (१८७३ संवत् १९२९) मेदिनी, एकाक्षरकोश (पुरुषोत्तमाचा), दोन द्विरूपकोश, त्रिकांडशेष, अनेकार्थध्वनिमञ्जरी, हारावली, धनंजयकोश, वररुचिकोश, गणितनाममाला, मातृकाकोश (महीधराचा) व महादेवाचा अव्ययकोश इतके आहेत.

आनंदराम बरगाच्या नानार्थसंग्रहांत (संस्कृत भाषेचे व्याकरण ग्रंथ ३, भाग १, कलकत्ता १८८४) महत्त्वाच्या अनेकार्थकोशांतील कोशसाधनें एक ठिकाणी केलेली आहेत. त्यांत अमर, हलायुध, त्रिकांडशेष व हारावलीतील नानार्थविभाग व अनेकार्थसंग्रह, विश्वकोश, मेदिनी व अणखी कांहीं लहान कोश आहेत. बरगांने नानार्थवाचक शब्द वर्णानुक्रमाने—हल्लींच्या पद्धतीप्रमाणे—लावले आहेत. प्रत्येक शब्दाखाली अनेकार्थकोशांतील शब्दशः अवतरण दिली आहेत. पुस्तकाच्या शेवटी महेश्वराचा 'शब्दभेदप्रकाश' जोडला आहे. हा 'नानार्थसंग्रह' संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी आहे. बाकी तितक्या काळजीपूर्वक तयार केलेला नसल्यामुळे पूर्ण विश्वासाहें नाही.

अभिधानसंग्रह या प्राचीन कोशासंग्रहाचे दोन विभाग बाहेर पडले आहेत. (सुंबई १८८९, १८९६) त्यांतील पहिल्या भागांत अमरकोश; पुरुषोत्तमाचे त्रिकांडशेष, हारावली, एकाक्षरी व द्विरूप; व हेमचंद्रकोश व टीका आहेत. दुसऱ्या भागांत विश्वकोश आणि शब्दभेदप्रकाश हे आहेत. 'संस्कृत कोशवाङ्मयाचे मूलग्रंथ' ही सर्वांत महत्त्वाची ग्रंथमाला असून तिच्या पहिल्या विभागांत (१८९३) हेमचंद्राच्या अनेकार्थसंग्रहाचे महैद्राच्या टीकेतील पुष्कळ उतारे देऊन प्रो. अकारियांने प्रकाशन केले आहे. दुसऱ्या विभागांत (१८९५) हेमचंद्राची उणादिकोश गणविभूति प्रकाशित केलेली आहे. तिसऱ्या विभागांत मंखकोश यावयाचा आहे. याखेरीज ऑफ्रेक्टच्या ग्रंथसूचीवरून केलेली एकंदर संस्कृत कोशांची यादी शेवटी दिली आहे.

याप्रमाणे संस्कृत वाङ्मयांतील कोशांमंडारांचे थोडक्यांत समालोचन करूं. यावरून आपणांस हें स्पष्ट होतें कीं संस्कृत शब्दकोश हे कवीस अथवा ग्रंथकारास योग्य शब्द सुचविण्याकरितां किंवा एकाच शब्दाचे श्लेषादि उपयोगाकरितां अनेकार्थ सुचविण्याकरितां उपयुक्त होत. अर्थात् टीकाकार या कोशांचा अर्थ लावण्याच्या कामींही उपयोग करीत हें त्यांनीं आपल्या टीकांत वारंवार कोशांचे आधार दिले आहेत यावरून दृष्टीस पडतें. परंतु भाषेतील सर्व शब्दांचा संदर्भमुलभसंग्रह करून त्या शब्दांचे अर्थ व्युत्पत्ति वगैरे देऊन स्पष्टीकरण करण्याचे काम या कोशांकडून होत नव्हतें व ही कोशकारांची दृष्टीही नव्हती. वर्णानुक्रमरचनेच्या बाबतींत नानार्थ किंवा अनेकार्थ कोशांनीं कांहीं प्रगति केलेली दिसून येत. या कोशांत विशिष्ट अक्षर शेवटीं असलेले शब्द वर्णानुक्रमानें लावून त्यामध्ये पुन्हा त्यांतील अक्षरसंख्येनुसार एकापुढे एक लावलेले आढळतात व हे लावतांना कांहीं कोशकारांनीं आद्य अक्षर व कांहींनीं आद्य अक्षर व त्या पुढील स्वर एवढे लक्षांत घेतलेले आढळतात पण पुढील अक्षराकडे कोणीच लक्ष दिलेले आढळत नाही. सामासिक मुख्य शब्द शब्दांच्या पोटांत देण्याचा प्रयत्न एका कोशकारानेंच (धनंजय) केलेला आढळतो. व्युत्पत्ति वगैरे स्पष्टीकरण करण्याचे काम टीकाकारांचे समजण्यांत येई व कोश हा मुखोद्गत करावयाचा असल्यामुळे तो पद्यात्मक आणि संक्षिप्त करण्याकडे प्रवृत्ति असे. कांहीं कोशांवरील टीकांत अर्थ स्पष्टीकरणार्थे अवतरणें घेतलेलीं आढळतात. पण या सर्वांचा अंतर्भाव करून संदर्भमुलभ कोशरचना करण्याकडे पूर्वीच्या ग्रंथकारांचे लक्ष्य गेले नव्हतें; व हें कार्य पाश्चात्यांचा संबंध आल्यानंतर आपल्याकडे होऊ लागले आणि अर्बांचींन संपूर्ण कोशाची कल्पना आपण पाश्चात्यांकडूनच घेतली. तेव्हां या कोशरचना शास्त्रामध्ये पाश्चात्यांष्टांत कशी प्रगति होत गेली त्याचें आतां अवलोकन करूं.

**प्राश्चात्यकोश, उगम**—पाश्चात्य देशांमध्ये कोशरचनापद्धतीचा विकास कसा झाला याचें आपणांस ज्ञान करून घ्यावयाचें झाल्यास आपणांस परिचित अशी जी इंग्रजी भाषा तीमध्ये कोशरचनेची परिणति कशी झाली हें पाहिले असतां पुरें होईल. सर्व युरोपप्रमाणे इंग्लंडमध्येही ग्रीक व लॅटिन या भाषांचे वर्चस्व दीर्घकालपर्यंत होतें. विशेषतः धार्मिक ग्रंथांची भाषा लॅटिन असल्यामुळे व पुस्तकलेखनाचें काम बहुधा धर्मोपदेशकांकडेच असल्यामुळे बहुतेक ग्रंथ धार्मिक विषयांवर व लॅटिनमध्येच लिहिले जात व त्यांचा अभ्यासही बहुधा नवशिके धर्माध्यापकच करीत असत. या अभ्यासकांस जेव्हां एखाद्या ग्रंथांतील लॅटिन शब्दाचा

तरी तीं पुरेशीं होत नाहीत व वाचकांस त्यांतून अर्थ बुडवून काढणे दुरापास्त होते. तथापि अवतरणांच्या दृष्टीनें हा कोश अत्यंत महत्त्वाचा आहे.

**विविध प्रकारचे कोश**—परंतु हे सर्व भाषेतील शब्दांच्या संबंधीं झाले. परंतु ज्ञानाची वाढ जसजशी झपाट्यानें होऊं लागली तसतशी पदार्थांचीं किंवा कांहीं व्यक्तींचीं, स्थानांचीं नांवे वंगरेहि शब्दच असून इतर शब्दांप्रमाणे त्यांचा अर्थ देण्याची जल्दरी जास्त भासूं लागली त्यामुळे कोशामध्ये बराचसा अशा शब्दांचा भरणा केला जाऊं लागला. कालांतराने स्वतंत्र विषयां-करितां स्वतंत्र संदर्भग्रंथ होऊं लागले व अशा तऱ्हेच्या स्वतंत्र ग्रंथांची वाढ पुष्कळच झाली. व हल्लीं तर शब्दकोशांपेक्षां या इतर कोशांचीच संख्या व आकारहि फार वाढत गेले आहेत. यथ्यां आपणांस चरित्रकोश, ऐतिहासिककोश व वास्तविक किंवा काल्पनिक निरनिराळ्या देशांसंबंधीं व व्यक्तीसंबंधीं विशिष्ट अथवा सामान्य गांभी, धंदे वंगरेचे कोश आढळतात. यांचे मोठे उदाहरण म्हणजे इंग्रजी राष्ट्रीयचरित्रकोश हा ग्रंथ होय. तसेंच विशिष्ट देशांसंबंधीं किंवा ग्रंथांसंबंधीं संदर्भग्रंथकोश; सर्व जग किंवा विशिष्ट देश, प्रांत, शहर, ग्राम, किल्ले, मठ वंगरेचे स्थलकोश; तत्त्वज्ञानकोश; बायबलकोश; गणितकोश; सृष्टिशाल्मकोश; प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, पक्षी, वृक्ष, वनस्पती, पुष्पे इ.चे कोश; रसायन, भूस्तर, खनिखोदन इ. शास्त्रांचे कोश; वास्तुसौंदर्य, चित्रकला, गायन इ.चे कोश; औषधि, शास्त्रक्रिया, शारीर, चिकित्सा, इंद्रियविज्ञान, राजकारण, दिवाणी—फौजदारी, धार्मिक इ. कायदे, राजनीति व समाजनीति यांचीं शास्त्रे, शेती, वृक्षसंवर्धन, व्यापार, नौकानयन, अश्वशास्त्र, युद्धशास्त्र, यंत्रशास्त्र, हस्तव्यवसाय इ. कला, यांचे कोश तयार होत आहेत. तसेंच पुराणवस्तु, शक, सन, वंशवृक्ष, राजनीति, शब्दसंक्षेप, औषधांच्या सारणी, नामसंक्षेप इ. अनेक तऱ्हेचे कोश निरनिराळ्या भाषांतून तयार होत आहेत. व सर्व शास्त्रे, विद्या, कला इ. ची माहिती देणारे ज्ञानकोशहि बाहेर पडत आहेत. परंतु हे सर्व कोश स्वतंत्र असून आपणांस सध्यां फक्त शब्दकोशाविषयींच विचार करतव्य आहे. शब्दकोश व ज्ञानकोश यांमध्ये हा मोठा फरक आहे कीं, ज्ञानकोशामध्ये विशिष्ट शब्दांनें प्रतीत होणाऱ्या विषयाची पूर्ण माहिती यावयाची असते तर शब्दकोशामध्ये केवळ त्या शब्दाची माहिती यावयाची असते. तथापि इंग्रजी भाषेतील सेंचरी डिक्शनरीप्रमाणे कांहीं कोश शब्दकोश व ज्ञानकोश यांच्या संयुक्त स्वरूपाचेहि तयार होऊं लागले आहेत.

गरजेप्रमाणे कोशांचे स्वरूपहि निरनिराळ्या प्रकारचे असवे असं वाटूं लागतें. उदाहरणार्थ, जेव्हां एखाद्या शब्दाचा आपणांस पूर्णतः अभ्यास करावयाचा असतो किंवा एखाद्या शब्दाचा अथवा वाक्यांशाचा अर्थ निश्चित करण्याच्या कामीं शंका उत्पन्न होते तेथें मोठ्या कोशाचा उपयोग होतो. परंतु विशिष्ट तऱ्हेच्या अभ्यासास विशिष्ट कोश जास्त उपयोगी पडतात. उदा. एका शब्दास अनेक पर्यायशब्द पाहिजे असतील तर समानार्थ कोश जास्त उपयोगी पडेल. तसेंच वरचेवर कोश पहावयाचा असतां किंवा एखाद्या अपरिचित भाषेतील मजकुराचें भाषांतर करावयाचें असेल तर लहान कोश जास्त उपयुक्त ठरतो. कारण त्यांतून शब्द लौकर शोधून काढतां येतां. आणि त्यांत अर्थहि थोडक्यांत दिलेले असतात. कांहीं कोश अनेक भाषांमध्ये असतात. उदा. कांहीं कोशामध्ये एका भाषेतील शब्दाचा अर्थ दुसऱ्या भाषेतील शब्दांमध्ये दिलेला असतो. अशा तऱ्हेच्या कांहीं कोशांमध्ये—उदा. जालच्या नाविक कोशांत—समुद्रपर्यटणासंबंधीं अनेक भाषांतील शब्दांचा संग्रह असून त्यांचा अर्थ फ्रेंच भाषेत दिला आहे. तसेंच एका लॅटिन कोशामध्ये (Clepini Octoglotton) लॅटिन शब्दांचे लॅटिनमध्ये व इतर सात भाषांमध्ये अर्थ दिले आहेत. पॉथिएरच्या अनामी कोशांत अनामी शब्द चिनी लिपीमध्ये लिहून त्यांचे चिनी व अनामी उच्चार दिले असून अर्थ फ्रेंच भाषेत दिला आहे. अशा तऱ्हेचे व्युत्पत्तिकोश, परभाषाकोश, उपभाषाकोश, गुप्तभाषाकोश, ग्राम्य शब्दकोश, असंस्कृत शब्दकोश, अशुद्धप्रयोगकोश, निवडक शब्दकोश, वृत्तकोश, शब्दोच्चारकोश, शब्दमातृकाकोश, वक्तृत्वकोश, काव्य-कोश, कायदेकोश, गानकोश, विशेषनामकोश, विशिष्टग्रंथकारकोश, नामकोश, क्रियापदकोश, अण्वयकोश, द्विरूपकोश, कठिण शब्दकोश इ. अनेक प्रकारचे कोश अलीकडे तयार होऊं लागले आहेत. एका कोशामध्ये (फिक्) तर इंडो-युरोपियन लोक जेव्हां एकत्र होते त्यावेळीं ते जी भाषा बोलत असावे अशी कल्पना करतां येते अशा शब्दांचा संग्रह करण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. तसेंच एकामें (पॉट) इंडो-युरोपियन धातूंचाहि (२२२६, पृष्ठे ५१४०) तुलनात्मक कोश तयार केला आहे.

**अभिजातकोश**—कोशासंबंधीं प्राथमिक कल्पना अशी होती कीं, कोशकारानें अभिजात शब्दांचाच संग्रह करून त्यांचा अभियुक्त उपयोग तेवढाच दिग्दर्शित करावा. निदान तत्कालीन भाषेमध्ये अभिजात शब्द कोणते व त्यांचा योग्य अर्थानें उपयोग कसा करावा हे दिग्दर्शित करणें हे कोशकाराचें काम समजलें जात होतें; म्हणजे कोशकारानें शब्दांची निवड करून शुद्ध स्वरूप देऊन त्यांचा योग्य उपयोग कोणता यासंबंधीं अधिकारपूर्वक सर्वे प्रश्नांचा निर्णय करून त्या वेळच्या लोकाभिरुचीप्रमाणे भाषेचें स्वरूप निश्चित करावयाचें असे. या उद्देशास अनुसरून इटलीमध्ये सोळाव्या शतकांत “अँकेडेमिया डेलाकुस्का” नांवाचे विद्या-पीठ स्थापन करून इटॅलियन भाषेचें स्वरूप शुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यांत आला; आणि त्या संस्थेमार्फत १६१२ मध्ये त्या

भाषेचा अभिजात कोश प्रसिद्ध करण्यांत आला. फ्रान्समध्येहि फ्रेंच अॅकडेमी स्थापून इ. सन १६९४ मध्ये जो फ्रेंच भाषेचा कोश प्रसिद्ध करण्यांत आला त्याचाहि उद्देश हाच होता. अशा तऱ्हेचा इंग्रजी भाषेचा कोश करण्याची कल्पना अठराव्या शतकाच्या आरंभी उत्पन्न झाली व त्या वेळच्या विद्वानांची-विशेषतः अलेक्झांडर पोपसारख्या कवीची-अशी कल्पना होती की, इंग्रजी भाषेची त्या वेळी पूर्ण वाढ झालेली असून जर एखाद्या कोशाच्या रूपाने तिचे स्वरूप निश्चित केले गेले नाही तर तिच्या अवनतीस लवकरच प्रारंभ होईल. व ज्याअर्थी इंग्लंडमध्ये अॅकडेमीसारखी संस्था नव्हती त्या अर्थी ज्या ग्रंथकाराची भाषा प्रमाणभूत मानण्यांत येत असे अशा ग्रंथकारांनंच हे काम करणे अवश्य होतं. तेव्हां हे काम संम्भुअल जॉन्सन याजकडे आले. व त्याने १७५५ मध्ये आपला कोश दोन भागांत प्रसिद्ध केला हे वर सांगितलेच आहे. तो जरी अनेक टर्मींनी चांगला होता तरी त्या वेळच्या भाषेचे अभिजात स्वरूप निश्चित करण्याच्या कामी तो समर्थ नव्हता. एखाद्या भाषेच्या स्वाभाविक वाटीला नियंत्रण घालतां येईल या कल्पनेवर जॉन्सनचा स्वतःचाहि विश्वास नव्हता. तथापि त्याचा कोश पुढे एक शतकभर तरी प्रमाणभूत मानला जात असे. वरील समजुती-विरुद्ध पहिली घोषणा डीन ट्रेच याने फिलॉलॉजिकल सोसायटीपुढे १८५७ साली “ सध्यांच्या इंग्रजी कोशांतील कांहीं दोष ” अशा अर्थाचा एक निबंध वाचून केली. त्याचे म्हणणे असे होते की, कोश म्हणजे केवळ भाषेतील शब्दांचा संग्रह असावा. कोशकाराचे काम शब्दांची निवड करून त्यांतील चांगले शब्द शोधून काढणे हे नव्हे. त्यांचे काम केवळ भाषेतील बरेवाईट सर्व शब्द एकत्र करून व्यवस्थित मांडण्याचे आहे; मग त्यांतील कांहीं शब्द त्यास पमंत असोत वा नसोत. तो भाषेचा टीकाकार नसून इतिहासकार होय ! याचा थोडक्यांत अर्थ असा की, कोशाचे ध्येय जे भाषेचे अभिजात स्वरूप दिग्दर्शित करावयाचे ते बदलून त्याच्या जागी शास्त्रीय व व्युत्पत्तिदर्शक ध्येय ठेवावयाचे हा होय. जर्मनीमध्ये हे काम जेकब व लुइव्हल्हम ग्रिम या बंधुद्वयाने जर्मन भाषेच्या बाबतीत यापूर्वीच केले होते. व त्यांच्या कोशाचा पहिला भाग १८५४ मध्ये प्रसिद्ध झाला होता. थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे एखाद्या भाषेचा कोश करावयाचा म्हणजे त्या भाषेतील प्रचलित अथवा लुप्त सर्व शब्द व त्यांचे अर्थ आणि उपयोग यांचा संग्रह करावयाचा अशी समजूत आहे. हे करीत असतांना विशिष्ट शब्दांचा अभिजात उपयोग कोणता हे केवळ अप्रत्यक्ष रीतीने दर्शविण्यास हरकत नाही. परंतु ते कोशकाराचे मुख्य काम नव्हे. हल्लींच्या समजुतीप्रमाणे अभिजात कोश ही कल्पना बाष्कळपणाची नसली तरी अशक्य मात्र मानली जाते.

**नवीन ऑक्सफोर्डकोश**—वर सांगितल्याप्रमाणे एकोणिसाव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास वेस्ट मिन्स्टर येथील डीन डॉ. ट्रेच याने लंडन येथील फिलॉलॉजिकल सोसायटी (भाषाशास्त्रमंडळ)पुढे इंग्रजी कोशांतील कांहीं दोष या विषयावर दोन निबंध वाचले. त्यांत विशेषतः त्याने उपलब्ध कोशांत शब्दांचा इतिहास सांपडत नाही हे दिग्दर्शित केले व विशिष्ट शब्द प्रथम केव्हां प्रचारांत आला, त्याचा कोणता अर्थ प्रथम रूढ होता व त्यांतून निरनिराळ्या अर्थांची वाढ कशी होत गेली व विशिष्ट शब्द केव्हां लुप्त झाला हे उपलब्ध कोशांतून मुळीच आढळून येत नाही, व लुप्त शब्द तर बहुधा कोशांतून गाळलेलेच असतात तेव्हां अशा तऱ्हेचा शब्दांचा इतिहास देणारा कोश या रांस्थेने हार्नी घ्यावा अशी त्याने सूचना केली. यांतूनच पुढे वर्णन केलेला ‘ ए न्यु इंग्लिश डिक्शनरी ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स ’ किंवा ‘ ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी ’ या नांवाचा कोश तयार झाला. फिलॉलॉजिकल सोसायटीने प्रथम सामान्य कोशाच्या कल्पनेचा विचार करून अखेरीस ७ जानेवारी १८५८ रोजी संपूर्ण नवीन इंग्रजी कोश करण्यासंबंधी ठराव केला. या ठरावाप्रमाणे कोलरिज आणि फर्निव्हल यांजकडे या कोशाच्या प्रकाशनाची व्यवस्था ठरविण्याचे काम मोंपविले. व पुढे नोव्हेंबर १८५९ मध्ये कोलरिज याची संपादक म्हणून नेमणूक केली. त्याने १८६० मध्ये दोन वर्षांत आपण पहिला भाग प्रसिद्ध करू असे प्रसिद्ध केले. प्रथम त्याने कोशाकरिता जे खणाळे तयार केले होते त्यांत ६० हजार चिड्या मावतील इतकी व्यवस्था होती. परंतु प्रत्यक्ष कोश तयार होतांना भाषेतील अगदी कमी महत्त्वाच्या अक्षरांससुद्धा त्यापेक्षा जास्त चिड्या लागल्या. कोलरिज १८६१ मध्ये मरण पावल्यानंतर संपादकीय काम फर्निव्हल याजकडे आले व त्यास प्रथम कच्ची माहिती गोळा करण्याचेच काम बरेच दिवस चालू ठेवले पाहिजे असे वादू लागले, व माहिती जमविण्याचे व स्वयंसेवक, उपसंपादक नेमण्याचे काम त्याने चालू ठेवले. यानंतर या डिक्शनरीसंबंधी बरीच वर्षेपर्यंत फारशी माहिती उपलब्ध नाही. पुढे कोशासंपादनाचे काम डॉ. जे. ए. एच. मेरे याजकडे आले. त्याने १८७९ मध्ये फिलॉलॉजिकल सोसायटी-तर्फे क्लारेंडनप्रेसबरोबर कोश छापण्याचा करार केला. या वेळची कोशाची कल्पना सध्या प्रसिद्ध झालेल्या कोशाच्या सुमारे निम्म्या इतकी होती. प्रत्यक्ष कोशाच्या छपाईस सुव्हांत १८८२ मध्ये झाली आणि पहिल्या ग्रंथाचा पहिला भाग १ फेब्रुवारी १८८४ मध्ये बाहेर पडला. व पहिला ग्रंथ १८८८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यावेळी सर्व कोश सुमारे ११ वर्षांत बाहेर पडेल असा डॉ. मेरे याचा अंदाज होता. परंतु प्रत्यक्ष हा कोश पुरा होण्यास १९२८ सन उजाडला ! म्हणजे कोश छापवा असा मूळ ठराव १८५८ मध्ये करण्यांत आल्यानंतर ७० वर्षांनी हा कोश प्रत्यक्ष बाहेर पडला !



या कोशाचे स्वरूप:—या कोशामध्ये ४१४८२५ शब्द आहेत. त्यांपैकी २४०१६५ मुख्य शब्द असून ६७१०५ दुय्यम प्रतीचे शब्द, ४७८०० विशेष संयुक्तशब्द, ५९७५५ सामान्य संयुक्त शब्द आहेत. यांत सुमारे ५००००० शब्दांच्या व्याख्या असून १८२७३०६ अवतरणे आहेत. या कोशांत सुमारे १२ शतकांत प्रचलित असलेल्या शब्दांचा समावेश केलेला आहे. या कोशांत प्रत्येक पानांत सुमारे ११२ ओळींचे तीन रकाने आहेत असे एकंदर रकाने ४६४६४ असून ते एकापुढे एक मांडल्यास त्यांची लांबी ९ मैल होईल व त्यांतील ओळी एकापुढे एक मांडल्यास त्यांची लांबी १७८ मैल होईल व या ओळींत सुमारे ५ कोटी शब्दसंख्या असून २२ कोटी अक्षरसंख्या आहे. यांतील २४०१६५ मुख्य शब्दांपैकी १७७९७० प्रचलित असून ५२४६४ छुप्त आहेत व ९७३१ परकीय आहेत. 'एस्' या अक्षरांत सर्वांत जास्त म्हणजे ५७४२८ शब्द आहेत. यानंतर 'पी' ३७६८९ व 'सी' मध्ये २९२९५ आहेत. या कामांत शब्द जमविण्याच्या कार्यां सुमारे ४०००० स्वयंसेवक लोकांचे धर्म खर्ची पडले आहेत. इ. स. १८५७ मध्ये शब्दसंग्रहाचे काम सुरु झाल्याबरोबरच ७६ स्वयंसेवक मदत करण्यास पुढे आलेले दिसून येतात. ही संख्या पुढे १८८१ मध्ये ८००, तर अखेरीस दीडहजार जवळ गेलेली आढळते. यांत फक्त मुख्य शब्दसंग्रहाकांचाच अंतर्भाव केलेला आहे. या खेरीज किरकोळ मदत करणारे असंख्य लोक होते. या लोकांमध्ये अमेरिकेपासून व्हिएनापर्यंत सर्व प्रदेशांतील लोक आढळतात. थामस ऑस्टिन, आर. जे. व्हिटेवेल, व टी. हॅडसन यांसारख्या लोकांनी लाखों अवतरणांच्या चिद्व्या करून पाठविल्या. काहींनी शास्त्रीय व पारिभाषिक शब्द लिहून पाठविले. ए. क्यालेड नांवाचा गृहस्थ तर हॉलंडमध्ये राहून अनेक वर्षे प्रुफ तपासण्याचे काम करीत होता. याखेरीज प्रत्यक्ष उपसंपादकाचे कामहि विनामूल्य करणारे अनेक लोक होते. तसेच प्रुफ तपासणारे व संदर्भ तपासणारेहि अनेक स्वयंसेवक ठिकठिकाणी काम करीत असलेले आढळतात. या कोशाच्या संपादक-वर्गांत पुढील नांचे आढळतात:—डॉ. जे. ए. एन्. मरे ( १८३७-१९१५ ), हेनरी ब्राडले ( १८४५-१९२३ ), विल्यम केग व चार्लस ओनियन्स. ह्या कोशाचा पहिला भाग १८८४ मध्ये बाहेर पडल्यामुळे त्यावेळीं भाषेमध्ये प्रचलित नसलेले अनेक शब्द आज इंग्रजी भाषेत रूढ झालेले आहेत. त्या वेळीं अपॅडिसाइटिस ( आंत्रपुच्छदाह ) ह्या रोग किंवा अँव्हिएशन अथवा विमान-विद्या हे शब्द अज्ञात होते; त्यामुळे हा कोश पुरा झाला नाही तोच त्यास पुरवणीची जरूर भासू लागली व अशा तऱ्हेची पुरवणी तयार करण्याचे काम चालू असून प्रत्येक शब्दाचा सर्वांत जुन्यांत जुना उल्लेख शोधून काढण्याचे काम चालू आहे. या कोशाचा विशेष हा आहे की, प्रत्येक शब्दाचा प्राचीनतम उल्लेख दाखविणारे अवतरण प्रथम दिलेले असून नंतर त्या शब्दाच्या रूपांत किंवा अर्थांत कसकसा फेरफार होत गेला आहे हे निरनिराळ्या काळच्या ग्रंथांतील अवतरणे देऊन दाखविलेले आहे. यामुळे या कोशांत प्रत्येक शब्दाचा इतिहास आपणास पहावयास सांपडतो; व आजची शब्दकोशाबद्दलची सर्वांत परिणत कल्पना म्हणजे प्रत्येक शब्दाचा इतिहास देणे हीच होय.

**संपूर्ण कोशाच्या अडचणी,** शब्दसंग्रह:—तथापि वर सांगितलेली कोशाची निरनिराळीं अंगे पूर्णपणे उपयोगांत आणणे व्यवहारतः जवळ जवळ अशक्य होतें, व त्यामुळे सोईप्रमाणे आपले क्षेत्र आंखून घ्यावे लागतें. आपल्याला ज्या भाषेचा कोश करावयाचा त्या भाषेचा आरंभकाल कोणता धरावयाचा किंवा शब्दसंग्रहास आद्य मर्यादा कोणती घालावयाची हे कोशकारास स्वतःच निश्चित करून घ्यावे लागतें. कारण विशिष्ट कालापूर्वीचे शब्द साधनांच्या अभावीं संगृहीत करणेच अशक्य असतें. उदाहरणार्थ मराठी भाषेतील जुने वाङ्मय अद्यापि प्रकाशांत यावयाचेंच आहे. महानुभावी वाङ्मयप्रकाशनास आतां कोठे आरंभ होत आहे. तसेच अनेक संतकवींचे ग्रंथ अद्यापि अनुपलब्ध असून उपलब्ध हस्तलिखित ग्रंथांचेहि योग्य प्रकाशन किंवा सुचीकरण झाले नाही. तसेच प्राचीन किंवा अर्वाचीन लिखाणामध्ये आढळणारे एकूण एक सर्व शब्द कोणत्याहि संपूर्ण म्हणविल्या जाणाऱ्या कोशांतहि अंतर्भूत करणे अशक्य होतें. एखाद्या भाषेतील वाङ्मयामध्ये किंवा ग्रंथांमध्ये आढळणारे बरेचसे शब्द कोशरचनेच्या दृष्टीने त्या भाषेतील शब्द म्हणून धरतां येत नाहीत. तसेच काहीं शब्द कोशकाराच्या दृष्टीनेहि त्या विशिष्ट भाषेच्या कक्षबाहेरील समजले जाण्याचा संभव आहे. इंग्रजी किंवा मराठी भाषेच्या बाबतींत ही गोष्ट आपणांस विशेष स्पष्टपणे दिसून येते.

सध्यां इंग्रजी बोलणाऱ्या लोकांच्या भाषणांत आढळणाऱ्या अनेक शब्दांभोवतीं कोशकाराच्या दृष्टीने तेजोमेधाप्रमाणे एक अस्पष्ट धुकें पसरलेले असतें. विशिष्ट शब्द कोशांत समाविष्ट करावे किंवा नाही याबद्दल त्याला नेहमीं संशय उत्पन्न होत असतो. उदा. सृष्टिशास्त्रातील लॅटिन भाषेवरून बनविलेल्या हजारां संज्ञा; प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, इ. शास्त्रांतील वर्गीकरण-विषयक रोज नवीन नवीन उत्पन्न होणारीं लॅटिन नांचे; रासायनिक संयुक्त द्रव्ये, खनिज पदार्थ इ. चीं नांचे; अश्वेत रूढ झालेले परकीय भाषांतील शब्द; निरनिराळ्या पोटभाषांतील किंवा बोलींतील शब्द; प्रांम्य शब्द; व्यापारी लोकांत रूढ असलेले सांकेतिक शब्द; विशेषनाम; वगैरे; अनेक शब्दांचे असे प्रकार आहेत की, जे सर्वतः पूर्ण म्हटल्या जाणाऱ्या कोशामध्येहि समाविष्ट होण्याचे कारण नाही. याखेरीज इतर सर्व शब्दांचा मात्र कोशांत समावेश झाला पाहिजे. परंतु या दोघांमध्ये विभागणीची रेषा कोठे मारावी याबद्दल नेहमीं मतभेदच राहण्याचा संभव आहे.

यानंतर प्रत्यक्ष शब्दसंकलनाचे कार्य करतांना ज्या अनेक अडचणी येतात व ज्यामुळे कोणत्याहि कार्यकर्त्याच्या क्षेत्रास मर्यादा उत्पन्न होतात त्या निराळ्याच. हे कार्य एकट्या दुकट्याचे नसून त्यांत अनेकांचे सहकार्य अवश्य लागते व ते ज्या प्रमाणांत मिळेल त्या प्रमाणांत शब्दसंग्रहाचे कार्य पूर्ण किंवा अपूर्ण राहते. कोशाचे शब्दसाहित्य जमविण्याच्या कामी किती अडचणी येतात व बाहेरून सहकार्य कसे नियमितच मिळते याचे एक उदाहरण देण्यासारखे आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या 'कोर्टे ऑफ डायरेक्टर्स' यांच्या आज्ञेने एच्. एच्. विल्सन याने एक हिंदुस्थानातील निरनिराळ्या प्रांतांत व भाषांत न्याय आणि जमाबंदी खात्यांत वापरल्या जाणाऱ्या पारिभाषिक शब्दांचा कोश इ. स. १८५५ मध्ये प्रसिद्ध केला. तो तयार करीत असतां शब्द जमविण्याच्या कामी त्यास काय अडचणी आल्या त्या त्यांनी प्रस्तावनेत नमूद करून ठेवल्या आहेत. तो म्हणतो:—या कामी हिंदुस्थानच्या निरनिराळ्या भागांत जे कंपनीचे नोकर आहेत, त्यांचे साहाय्य मिळाल्याशिवाय असा कोश होणे शक्य नाही असे दृष्टीस पडल्यावर हिंदुस्थानसरकारकडे असा हुकूम पाठविण्यांत आला की त्यांनी निरनिराळ्या इलाख्यांतील कामदारांस या कामी साहाय्य करण्याकरितां हुकूम काढावे. या कामदारांस कामाची दिशा समजावी म्हणून एक वर्णानुक्रमाने रचलेल्या छापिल यादीच्या शकडें प्रती हिंदुस्थानांत निरनिराळ्या कामदारांस वांटण्याकरितां पाठविण्यांत आल्या. आणि त्यांस त्या याद्या त्या त्या ठिकाणी प्रचारांत असेल्ले अधिक शब्द मधून मधून घालून पूर्ण करून व शुद्ध अर्थ व स्पष्टीकरणे देऊन परत पाठविण्यास सांगण्यांत आले. या याद्या अशा तऱ्हेने छापण्यांत आल्या होत्या की, त्यांत मध्यंतरी नवीन शब्द, स्पष्टीकरणे व मूळ शब्दांचे अर्थ देण्यास पुरेशी जागा सोडली होती. या याद्या सहा महिन्यांनीं भरून परत येतील अशी अपेक्षा होती.

परंतु सहा महिन्यांपेक्षांहि अधिक काळ वाट पाहून झाल्यावर बंगाल व मद्रास प्रांतांतून कांहीं याद्या परत आल्या; मुंबई इलाख्यांतून एकहि यादी परत आली नाही. परंतु ज्या याद्या आल्या त्यांपैकी बऱ्याच कोऱ्याच परत आल्या व कांहींचीं तर पानेहि कापलीं नव्हतीं. कांहींमध्ये अगदीं सामान्य शब्द मधून मधून घातले होते. कांहीं याद्या ज्या देशी मुन्सफ, अमीन, सदर अमीन, डेप्युटी कलेक्टर वगैरे सारख्या कामदारांना देण्यांत आल्या होत्या त्यांनीं कांहीं शब्द भरून पाठविल्या. हे बहुतेक कंपनीच्या सनदी नोकरांखेरीज होते. परंतु यांतहि पुष्कळांना मूळ उद्देश न समजल्यामुळे कांहीं तरी शब्दांचा भरणा केलेला आढळून आला व कांहींनीं तर शेक्सपिअरच्या हिंदुस्थानी कोशासारख्या कोशांतीलच शब्द उतरून दिले.

एकंदरीत कंपनीच्या सनदी नोकरांचा साप्ताहिक कार्य करण्याचा उत्साह व भाषाशास्त्रीय विद्वत्ता यांस ही गोष्ट मुळांचे भूषणावह नाही असे उद्गार शेवटीं विल्सन यांनीं काढले आहेत. तेव्हां सरकारी व इंग्लंड मधून हुकूम सुटून होणाऱ्या प्रयत्नाची जर ही दशा तर खासगी रीतीनें कार्य करणाऱ्यांच्या मार्गांत किती अडचणी असतील याचा विचार बाचकांनींच करावा !

कोशांत शब्देतिहासः—ट्रेनेने आपल्या निबंधांत दुसरी एक गोष्ट विशेष प्रामुख्याने नमूद केली होती ती म्हणजे 'अर्वाचीन शास्त्रीय दृष्टीनें तयार होणाऱ्या कोशांमध्ये केवळ शब्दांची नुसती नोंद करून मागणार नाही, तर ती नोंद ऐतिहासिक पाहिजे.' प्रत्येक शब्दाच्या रूपाची वाढ कसकशी होत गेली हे कोशांमध्ये नमूद होणे जरूर आहे. पूर्वीच्या कोशांत शब्दांच्या धात्वर्थापासून त्याची व्युत्पत्ति लावण्याचा प्रघात अमे व त्याचे इतर अर्थ पुढे ऐतिहासिक क्रमाकडे दुर्लक्ष करून कोणत्या तरी क्रमाने दिलेले असत. परंतु व्युत्पत्तिशास्त्रज्ञांला भाषेमध्ये प्रत्येक शब्द, त्याचे प्रत्येक रूप व अर्थ हीं प्रथम केव्हां आढळतात, तसेंच तो शब्द लुप्त झाला असल्यास तो केव्हां लुप्त झाला व त्या शब्दाच्या रूपामध्ये किंवा अर्थामध्ये फरक कसकसा होत गेला या सवें गोष्टींचा इतिहास ज्ञातव्य असतो. त्यामुळे त्याची अशी अपेक्षा असते की, कोशकाराने विशिष्ट शब्दाचा जो अर्थ सर्वांत कालदृष्ट्या प्रथम आढळेल तो प्रथम देऊन पुढील अर्थ कालानुक्रमाने दिल पाहिजेत. थोडक्यांत सांगायच्या म्हणजे कोशांतील प्रत्येक शब्दावरचा लेख म्हणजे त्या शब्दाचे पूर्ण चरित्र असले पाहिजे व त्याचे निरनिराळे अर्थ प्रथम प्रचारांत कसकसे येत गेले किंवा ते किती काल अस्तित्वांत राहिले व केव्हां लुप्त झाले ते सवें नमूद व्हावयास पाहिजे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारांत याहि बाबतींत विशिष्ट मर्यादपैतच कार्य करतां येणे शक्य असते व निरनिराळ्या कालाच्या लेखांचा अभाव ही ह्या गोष्टींतील मुख्य अडचण होय. तसेंच कांहीं शब्दांच्या इतिहासांचे महत्त्व इतके अल्प असते कीं, तो जुळविण्याच्या कामी लागणारा वेळ व स्थळ ह्यांचा अपव्ययच होतो.

कोशांत अवतरणेः—कोशांतील शब्दांचे अर्थ ऐतिहासिक दृष्टीनें दाबण्याचे म्हणजे त्या मानाने अवतरणांची संख्या वाढविणे जरूर होते. अवतरणांचे अर्थनिश्चयाच्या कामी प्रतीत होणारे महत्त्व निदर्शनास आणण्याचे श्रेय इंग्रजी भाषेच्या बाबतींत डॉ. जॉन्सन यास आहे, व त्याच्या कोशाचा सर्वांत हाच भाग जास्त महत्त्वाचा आहे. डॉ. चार्ल्स रिचर्डसन याने आपल्या कोशांत (न्यू डिक्शनरी ऑफ इंग्लिश लॅंग्वेज, १८३५-३६) अवतरणे अधिक प्रमाणांत उपयोगांत आणली व त्याचा कोश म्हणजे अवतरणांचा संग्रह असे मानिले जाते. तथापि अवतरणांचा उपयोग अद्यापपर्यंत केवळ विशिष्ट अर्थास प्रत्यंतर पुरावा म्हणून करण्यांत येत असे. ऐतिहासिक पुरावा म्हणून त्याकडे पाहण्याची प्रवृत्ति नव्हती; आणि म्हणून ही अवतरणे बहुधा उत्तम

ग्रंथकारांच्या ग्रंथांतून घेतलेली असत. परंतु ऐतिहासिक दृष्टीने शब्दांचे विवेचन करावयाचे म्हणजे सर्व वाङ्मयांतून अशी उदाहरणे निवडली पाहिजेत व जर अवतरणांची निवड व रचना व्यवस्थितपणे करता आली तर शब्दांचा व्याख्यारूप अर्थ देण्याचे काम बरेचसे हलके होईल; अर्थात् अशा वेळीं प्रत्येक शब्दाचे सर्वांत जुन्यांत जुने अवतरण प्रथम देऊन शेवटीं सर्वांत अवतरण दिले पाहिजे व विशेष महत्त्वाच्या शब्दांच्या बाबतीत निरनिराळ्या कालांतील अवतरण देणे अवश्य होईल व ऐतिहासिक दृष्टीने उपयुक्त असलेले अवतरण वाङ्मयदृष्टीने निष्पयोगी असले तरी गाळून चालावयाचे नाही. अर्थात् जेथे उत्कृष्ट ग्रंथकारांचे तितक्याच महत्त्वाचे अवतरण उपलब्ध असेल तेथे वर्तमानपत्रासारख्या कमी दर्जाच्या लिखाणांतील अवतरण गाळण्यास हरकत नाही. मात्र ही अवतरणे देताना ती शब्दाच्या ज्या स्वरूपांत असतील त्याच स्वरूपांत त्यांचा काल, स्थल, (ग्रंथकार, ग्रंथनाम, विभाग, पृष्ठ, आवृत्ति इ.) पूर्णपणे देऊन नमूद केली पाहिजेत.

अवतरणे देण्याच्या कामांत ती जमविण्याचा एक मोठा प्रश्न आहेच, परंतु त्याखेरीज त्यामुळे कोशाचा वाढणारा आकार हीहि एक अडचणीची बाब आहे. तेव्हा जी अगदी जरूरच असतील तेवढ्या अवतरणांस प्रथम स्थान देऊन केवळ पद्धतीच्या दृष्टीने घालावी लागणारी अवतरणे जितकी कमी करता येतील तितकी करावी. तथापि कितीहि अवतरणे घातली तरी कोशात नमूद केलेल्या आद्य अवतरणांपेक्षा पूर्वीचे किंवा शेवटच्या अवतरणांतरेचे सांपडणारेच नाही असे केव्हांहि म्हणता यावयाचे नाही. म्हणजे अवतरणाच्या अभावावरून आपणांस कोणतेच अनुमान काढता येणार नाही.

व्युत्पत्तीचे महत्त्व:—शब्दकोशाचे एक महत्त्वाचे उपांग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ति होय. अलीकडे व्युत्पत्तिशास्त्राची वाढ झपाट्याने होत आहे. यामुळे विशिष्ट भाषेमध्ये एखादा शब्द प्रविष्ट झाल्यानंतर त्याच्या स्वरूपांत पडणारा फरक आणि त्यापूर्वी त्याचे स्वरूप कसकसे बनत गेले या दोन गोष्टींतील संबंध ही एक महत्त्वाची बाब मानली जाऊ लागली आहे. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे शब्दाची व्युत्पत्ति म्हणजे तो शब्द भाषेत समाविष्ट होण्यापूर्वीच्या त्याच्या स्वरूपाचा इतिहास होय. व्युत्पत्तिज्ञानामुळे विशिष्ट शब्दाशी संबंध असलेल्या इतर शब्दांशी त्याचे असलेले नाते निश्चित करता येते. आणि एकाच स्वरूपाच्या परंतु भिन्न मार्गांनी व्युत्पत्तिदत्त शब्दांमध्ये फरक स्पष्ट करता येतो. यामुळे शब्दांचा वार्षिक इतिहास आपणांस उपलब्ध होतो. अलीकडील महत्त्वाच्या कोशांमध्ये ह्या अंगास विशेष महत्त्व दिले जाते. शब्दाचा मूळ धातु किंवा उगम दाखविण्याबरोबरच त्या शब्दाच्या स्वरूपांत किंवा उच्चारांत फरक किंवा अपभ्रंश कसकसे होत गेले किंवा चुकीने त्याचे संबंध भलत्याच शब्दाशी जोडले गेले असल्यास ते कसे जोडले गेले हे दाखविता येते. यामुळे शब्दांच्या बाबतीत अनेक महत्त्वाचे शोध व उपयुक्त माहिती कोशाकाराला प्रकाशांत आणता येते.

अर्थात् वरील सर्व अंगांचा अंशतःहि परामर्श घेणे हे नवीन ऑक्सफोर्ड कोश ज्या परिस्थितीत निर्माण झाला तशी परिस्थिति असल्यासच शक्य होते. या कार्यास लागणारे परिश्रम बरेच मोठे असून अशा रीतीने तयार होणाऱ्या कोशाचा आकारहि फार मोठा होणे अपरिहार्य आहे. परंतु अशा तऱ्हेच्या एका मोठ्या कोशामध्ये एखाद्या भाषेतील शब्दांचा इतिहास पूर्णपणे नमूद करून ठेवला गेल्यास त्यावरून आपल्या निरनिराळ्या गरजांप्रमाणे लहान लहान कोश निर्माण करणे फार सुलभ होते. एखाद्या भाषेच्या ज्ञानकोशामध्येहि निदान शब्दांचा अर्थ देण्याच्या बाबतीमध्ये वरील पद्धति अनुसरणे इष्ट आहे.

कोशार्थे साहित्यसंशोधन:—अशा तऱ्हेने सर्वांगपरिपूर्ण कोश तयार करावयाचा म्हणजे त्याला लागणारे साहित्य प्रथम गोळा केले पाहिजे. आणि हे साहित्य गोळा करावयाचे म्हणजे भाषेतील सर्व लिखाण तपासून पाहिले पाहिजे. याकरिता वाङ्मयाचे किंवा लेखनाचे सर्व प्रकार संशोधिले पाहिजेत व भाषेच्या वाढीतील प्रत्येक कालखंडांतील लिखाण आपणांस उपलब्ध असले पाहिजे. अशा रीतीने अनेक ग्रंथ, चोपडी, नियतकालिके, वर्तमानपत्रे, बखरी, कागदपत्र वगैरे हजारों कागद वाचून काढून त्यांतील अवतरणे घेतली पाहिजेत. ऑक्सफोर्ड कोशात अशी अवतरणे लक्षावधि आहेत. अर्थात हे काम एकट्याडुकट्या व्यक्तीचे नसून याला अनेक लेखकांचे साहाय्य पाहिजे. यामुळे असा कोश करावयाचा म्हणजे पूर्वी जेथे १०१२ उपसंपादक पुरत असत तेथे आता शोषत्रास अपुरे पडू लागतात. एवंच शेंकडें किंवा हजारों लोकांनी हातभार लावल्याशिवाय कोणत्याहि भाषेचा संपूर्ण स्वरूपाचा कोश होणे शक्य नाही. ऑक्सफोर्ड कोशामध्ये अशा तऱ्हेचे साहाय्य त्यास किती मिळाले हे वर दिलेच आहे. तथापि या कोशांतहि दुय्यम किंवा तिय्यम दर्जाच्या ग्रंथकारांच्या ग्रंथांतील अवतरणे बरीं बरीं घेतलेली दिसतात, त्याऐवजी त्या जागी पहिल्या प्रतीच्या ग्रंथांतील अवतरणे त्याच अर्थाची घेता आली असती. तसेच या कोशांतील अर्थ सेंचरीकोशांतील अर्थाइतके चांगले व स्पष्ट दिलेले दिसत नाहीत असे काहीं टीकाकारांचे मत आहे. तथापि 'या कोशांत समाविष्ट केलेल्या वाङ्मयाची व्यापकता, शब्दांच्या उगमाचा काळजीपूर्वक लाबलेला छडा व कालनिदर्शन, तसेच त्यांच्या स्वरूपांत आणि अर्थांत

पडलेला निरनिराळ्या काळीं फरक, एकंदरीत इंग्रजी भाषेच्या स्वरूपाचे पूर्णपणे केलेले दिग्दर्शन या गोष्टीतच ऑक्सफोर्डे कोशाचे महत्त्व आहे ' हें काटेरीं रिब्युने केलेले त्याचे वणन सवेथा योग्य आहे.

**जर्मनकोशा**—जेकब आणि बुइलेह्लम ग्रिम यांनी संपादिलेला जर्मन कोशाहि याच पद्धतीने तयार केलेला आहे. जर्मनी-मध्ये ही कल्पना प्रथम लिचिनह्लस व दुसऱ्या कांहीं अठराव्या शतकातील पंडितांस मुचली होती. परंतु ग्रिमबंधूना हा कोश करण्याची प्रवृत्ति व्युत्पत्तिशास्त्राच्या वाढलेल्या अभ्यासामुळे झाली. यांनी पंधराव्या शतकाच्या अखेरीपासून आजतागायतचे शब्द आपल्या कोशांत ममाविष्ट केले आहेत, व त्यांची व्युत्पत्ति आणि इतिहास देऊन पोटभाषांतील व बोर्लीतील त्यांचीं रूपेहि दिलीं आहेत व त्यांचा उपयोग अनेक अवतरणे देऊन दिग्दर्शित केला आहे. या कोशाचा पहिला भाग १८५४ सालीं प्रसिद्ध झाला. तथापि या कोशांत शब्दांचे उच्चार दिलेले नाहीत व हा ऑक्सफोर्डे कोशाइतका व्युत्पत्तिदृष्ट्या पद्धतशीरहि नाही. या कोशाचे एकंदर नऊ भाग व दहाव्याचा कांहीं अंश म्हणजे सर्व कोशाचा पांचषष्टांश भाग प्रसिद्ध व्हावयास पाउणशे वर्षे लागलीं. ऑक्सफोर्डेकोशाच्या मानानें या भागांची एकदशष्टुं सुमारे ११००० भरतील.

**फ्रेंचकोशा**—ई. लित्रे यानें संपादिलेला फ्रेंच भाषेचा कोशाहि महत्त्वाचा असला तरी तितका पद्धतशीर रीतीने तयार झालेला नाही. यांत प्रथम सर्वांत मूळचा अर्थ देऊन पुढील अर्थ ऐतिहासिक म्हणण्यापेक्षां तर्कशास्त्रदृष्ट्या एकापुढे एक येणारे असे ओळीने मांडले आहेत. त्यांतील अवतरणेहि केवळ वाङ्मयदृष्ट्या महत्त्वाची आहेत. पुष्कळ ठिकाणीं तर त्यांचा अभावच दिसतो. सोळाव्या शतकाच्या पूर्वीच्या शब्दांचा इतिहास देतांना मात्र ऐतिहासिक पद्धति वापरली आहे. एकदश्या मनुष्याने केलेला असा हा सर्वांत मोठा कोश म्हणतां येईल. हा प्रसिद्ध करण्यास १८६३ पासून १८७२ पर्यंत नऊ वर्षे लागलीं.

**लॅटिनकोशा**—बर्लिन, गॉट्टिज्जेन, म्युनिच व व्हिएन्ना येथील जर्मन अॅकेडमींनी तयार केलेला लॅटिन कोश हा कोश-रचनेच्या बाबतींतील सहकार्यांचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या कोशामध्ये दुसऱ्या शतकापर्यंतच्या लॅटिन ग्रंथकारांच्या ग्रंथांतील प्रत्येक शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारीं अवतरणे संगृहीत केलीं आहेत व सातव्या शतकापर्यंतच्या ग्रंथकारांच्या ग्रंथांतील महत्त्वाचे उतारे घेतले आहेत व या साहित्याच्या साहाय्याने लॅटिन भाषेचा नवा कोश तयार करावयाचा आहे.

**नेदर्लंडांतील भाषेचा कोशा**—या कोशाच्या कार्यास आरंभ १८५०-१ मध्ये झाला व पहिला भाग १८६४ मध्ये प्रसिद्ध झाला. एकंदर ६१ वर्षांत अकरा भाग प्रसिद्ध झाले व त्यांत इच भाषेतील शब्दांपैकीं सुमारे चारपंचमांश शब्दांचा संग्रह केला गेला. या कोशाचीं ऑक्सफोर्डेकोशाच्या मानानें सुमारे ६७०० पृष्ठे होतील.

**अमेरिकनकोशा**—वर उल्लेखिल्ल्या मोठमोठ्या कोशांमध्ये पंडितांची व सामान्यतः लोकांची गरज भागविणें हा मुख्य हेतु दृष्टीस पडतो. तथापि लोकांच्या आवडीकडे दृष्टि दिल्यास त्यांस शब्दकोश व ज्ञानकोश यांचें स्वरूप एकत्र केलेला कोश अधिक आवडतो असे दिसते. अशा तऱ्हेच्या कोशांचे उदाहरण म्हणजे पायरी लारुस यानें केलेल्या फ्रेंच कोशाचें होय. यामध्ये शब्द व त्यांच्या व्याख्या देऊन शिवाय विशेषनामें, चरित्रें, भौगोलिक, ऐतिहासिक व इतर लेख दिलेले आहेत. वास्तविक या इतर गोष्टींचा शब्दकोशाशी कांहींहि संबंध नाही. परंतु त्यांत अनेक दोष असले तरी सुद्धां तो फार लोकप्रिय आहे, असे दिसून येते. अमेरिकेमध्ये प्रो. डब्ल्यु. डी. व्हिटने यानें तयार केलेला सेंचरीकोशाहि याच प्रकारचा आहे. याचे सहा भाग असून पृष्ठ-संख्या सात हजारवर आहे. यामध्ये शब्दांची व्युत्पत्ति दिली असली तरी प्रत्येक शब्दाचा इतिहास दिला नाही. यामध्ये बरे-चसे शास्त्रीय व पारिभाषिक शब्द संगृहीत केले असून अवतरणेहि भरपूर दिलीं आहेत. या कोशांत शब्दांचे अर्थ विस्तृततेने व स्पष्टपणे दिलेले असून या बाबतीत ऑक्सफोर्डे कोशापेक्षाहि हा कोश अधिक महत्त्वाचा आहे असें ब्रिटानिका म्हणतो. परंतु या कोशांत विशेषनामें गाळलेलीं आहेत. या कोशाच्या संपादनांतहि अनेक पंडितांनी सहकार्ये केलें आहे. ऑक्सफोर्डे कोशानंतर इंग्रजीभाषेतील विशेष महत्त्वाचा असा हाच कोश होय.

**कोशांचे प्रकार**—एकंदर भाषेची व वाङ्मयाची जसजशी वाढ होत जाते तसता त्याचा अभ्यासहि विशेष रीतीने व विशिष्ट प्रयोजनाकरितां होऊं लागतो व त्यामुळे विशिष्ट संदर्भासाठीं व निरनिराळ्या उपयोगांसाठीं विविध प्रकारची कोशरचना जरूरीची वाटू लागल्यामुळे साहाय्यिक त्यांचे वेगवेगळे प्रकार आढळतात. या निरनिराळ्या प्रकारांचें सामान्य दिग्दर्शन पूर्वी केलेंच आहे. आतां या प्रकारांपैकीं कांहीं कोशांची माहिती पुढें दिली आहे.

**ग्रंथ-ग्रंथकारांचे कोशा**—एखाद्या प्रख्यात ग्रंथकाराचे अनेक ग्रंथ असून त्यांचा अभ्यास करणें महत्त्वाचें मानिलें जातें अशा वेळीं फक्त त्याच ग्रंथकाराच्या ग्रंथांत आढळणाऱ्या शब्दांचें अथवा भाषा व वाक्प्रकारांचें स्पष्टीकरण करणारे कोश तयार होत असतात. उदा. लुई स्पेन्सने केलेला मध्ययुगीन रोमान्स ग्रंथकारांचा कोश (१९१३), एन्थु शेक्सपीरियन डिक्शनरी (कीनलिफ हूत, १९१०), प्रसिद्ध ग्रंथकारकोशालेतील डिक्न्स (फिलिप्प), थॉमस हार्डी (सॅक्सेलबी), थॅकरे (मज), ओस्कार

वाइल्ड (मेसन), इ. कोश. बायबलचेहि अनेक कोश आढळतात (उदा. स्मिथकृत, १८८४), तसेंच निरनिराळ्या ग्रंथांची माहिती देणाराहि कोश उपयुक्त वाटतो. उदा. हेलेन रेक्स केलरने १९२३ त 'दी रीडर्स डायजेस्ट ऑफ बुक्स' असा एक कोश रचला आहे. यांत निरनिराळ्या ग्रंथांचे सारांश दिले आहेत. 'डिक्शनरी ऑफ युरोपियन लिटरेचर' (युरोपीय साहित्यकोश) या सारखे व्यापक माहितीचेहि कोश दिसतील. लॉरी मॅग्नस यानें संपादिलेल्या या कोशांत युरोपखंडांतील महत्त्वाच्या ग्रंथां-विषयी माहिती दिली आहे. मराठीतहि ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, यांच्या शेवटी शब्दकोश दिलेले असतात. त्यांचा त्या त्या ग्रंथापुरता उपयोग होतो. मराठी वैदिक कोश हा अशा प्रकारचाच कोश आहे.

चरित्रकोश:-या कोशांची व्याप्ति वाटेत तितकी लहान किंवा मोठी असू शकते. एखाद्या विशिष्ट काळातील किंवा ग्रंथांतील व्यक्तींपासून तो सावैकालिक, सावैराष्ट्रीय व्यक्तीपर्यंत या कोशांत माहिती दिलेली आढळते. डिक्शनरी ऑफ नॅशनल बायॉग्राफी (राष्ट्रीय चरित्रकोश) यांत इंग्रजी गृहस्थांवीं चरित्रे असून याचे अनेक विभाग आहेत. चेंबर्स बायॉग्राफिकल डिक्शनरीत सर्व प्रमुख व्यक्तींचीं चरित्रे आहेत; तर 'डिक्शनरी ऑफ नोटॅड नेम्स ऑफ फिक्शन' या व्हीलरच्या कोशांत कादंबऱ्यांतून आढळणाऱ्या पात्रांची माहिती आढळेल. तथापि व्यापक जागतिक चरित्रकोश करण्याकडे आजकाल विशेष प्रवृत्ति दिसून येते. उदा. वाटकिन्सकृत, 'दि युनिव्हर्सल बायॉग्राफिकल डिक्शनरी,'; कॉमेमकृत 'ट्रेझरी ऑफ मॉडर्न बायॉग्राफी' यांत १९ व्या शतकांतील प्रसिद्ध वाङ्मयसेवकांचीं चरित्रे आहेत. आपल्याकडेहि पूर्वीचे र. भा. गोडबोलेकृत प्राचीन व अर्वाचीन कोश असून वैदिक-पौराणिक चरित्रकोश (चित्राव), आधुनिक मराठी वाङ्मयसेवक (खानोलकर) इ. चरित्रपरकोश सध्या तयार होऊ लागले आहेत.

द्वैभाषिक कोश:-एका भाषेतील शब्दांचा अर्थ दुसऱ्या भाषेत सांगणारा कोश तो द्वैभाषिककोश. उदा. इंग्रजीचे मराठी, कानडी, गुजराथी, हिंदी इ. देशी भाषांत अर्थ देणारे कोश, पाश्चात्य देशांतील प्रमुख भाषांतून दुसऱ्या भाषांतील शब्दांचे अर्थ देणारे अनेक कोश आहेत. किंबहुना जगांतील बहुतेक भाषांचे कोश युरोपियन भाषांतून आहेत, असे निर्विवाद म्हणण्यास हरकत नाही. विल्सन, मोनियर विल्यम्स इ.चे संस्कृत-इंग्रजी कोश व अनेक देशी भाषांचे इंग्रजीतील कोश याच सदरांत येतात. युरोपीय भाषांचे परस्पर अर्थ देणारे अनेक कोश आहेत पण अलीकडे शास्त्रीय ज्ञानाची विशेष वाढ झाल्याने नवीन नवीन शास्त्रीय संज्ञा निरनिराळ्या भाषांत तयार होतात त्यांचे परकीय भाषांत अर्थ देणारे कोश होणे आवश्यक होतें. अशा तऱ्हेचे विशेषतः परकीय भाषेतील पारिभाषिक संज्ञाकोश मुद्दाम तयार करण्यांत येतात. उदा. आर्थवेजर स्मायली यांचे जर्मन, फ्रेंच, डच, इटॅलियन या भाषांतील जीविशास्त्रीय परिभाषेचे कोश इंग्रजीत केलेले आहेत. व्यापारासाठीहि असे कोश लागतात. असा बाईथचा इंग्रजी-जर्मन व जर्मन-इंग्रजी कोश असून १९२७ त त्याची दुसरी आवृत्ति निघाली. डॉल्हॉन्सेन याचा एक फ्रेंच, जर्मन, इंग्रजी भाषांतील यांत्रिक शब्दकोश आहे.

शास्त्रीय परिभाषाकोश:-शास्त्रीय ज्ञानाची वाढ झाल्यापासून त्याचा अभ्यास सर्वत्र फैलावला आहे. तेव्हां शास्त्रांतील संज्ञा, प्रमेये आणि सूत्रे यांची स्पष्ट माहिती देणारे कोश साहजिकच तयार झाले. त्यांपैकी काहींचीं नावे घावयाचीं झाल्यास हॅडरसनचा 'डिक्शनरी ऑफ सायन्टिफिक टर्म्स' तसाच १९२८ सालांतील 'दि सायन्टिफिक एन्सायक्लोपिडिया ऑफ फार्म्युलाज' इ. सांगतां येतील. गुदस्ता बडोदे सरकारने 'श्रीसयाजी शासनशब्दकल्पतरु' या नांवाचा राज्यव्यवहारांतील शब्दांचा (निरनिराळ्या आठ भाषांतील) कोश प्रसिद्ध केला आहे, हा अशा तऱ्हेच्या कोशांमध्ये फार महत्त्वाचा आहे. या कोशांत शासनविषयक इंग्रजी शब्दांला योग्य असे गुजराथी, मराठी, संस्कृत, उर्दू, फारसी, हिंदी, बंगाली या भाषांतील प्रतिशब्द देऊन शेवटच्या रकान्यांत त्यांतील सर्वांत योग्य असा व सर्व भरतखंडभर वापरला जाईल असा शब्द प्रथम देऊन नंतर दुसऱ्या, तिसऱ्या प्रतीचे शब्द एकाखाली एक दिले आहेत. या कोशामुळे भरतखंडांत शासनशास्त्रविषयक एक परिभाषा रूढ होण्यास मदत होऊन निरनिराळ्या प्रांतांतील देशी भाषांतीलहि परिभाषाकोश सहज तयार होणार आहेत. व अनेक भाषांतील शब्द एकापुढे एक मांडल्यामुळे योग्य शब्दाची निवड करण्यास फार मोठे क्षेत्र निर्माण झाले आहे. प्रसिद्ध झालेला या कोशाचा भाग प्रयत्नवजा असून यापेक्षांहि याची रचना व्यापक दृष्टीची ठेवण्यांत आली आहे. हिंदुस्थानांत या दिशेने नागरी प्रचारणी सभा वगैरेकडून प्रयत्न होत आहेत. द्वैभाषिक शास्त्रीय परिभाषाकोशासंबंधाने वर माहिती आलेलीच आहे.

भाषाविषयक कोश:-भाषेची व्युत्पत्ति, रचना, घटना, समानार्थक शब्द, वाक्प्रचार यांची माहिती देणारे कोश या सदरांत येतात. इंग्रजी शब्द आणि भाषणसंप्रदाय यांचा संग्रह करणारा पीटर रॉजेट याचा 'सेसॉर्स' कोश पुर्विल्ल्यात असून १९२१ सालापर्यंत त्याच्या २९ आवृत्ती निघाल्या. मराठीत याचे राजकोश नांवाचे रूपांतर चालू होतें, पण पुढे संपादकाच्या मृत्युमुळे ते बंद पडले. रॉजेटसारखाच दुसरा ऋषभ इंग्रजी समानार्थक शब्दांचा कोश आहे (१८८२) व 'सिग्निफिकंट एटिमॉलॉजी'

हा मिचेलचा व्युत्पत्ति कोश १९१८ सालांतील आहे. 'ए कॉन्प्रिहेन्सिव्ह गाइड टु गुड इंग्लिश' (कॅप) यांत वाक्यप्रचारांचा योग्य उपयोग दाखविला आहे.

म्हणींचा कोश:—भाषाभ्यासांत वाक्यप्रचार व म्हणीहि येतात. यांचेहि कोश बरेच आढळतात. उदा. झुअरचा 'डिक्शनरी ऑफ प्रेझेंस अँड फेब्रल्स' हा कोश. याच्या बऱ्याच आवृत्ती निघाल्या आहेत. त्यांचेच दुसरे एक निरनिराळ्या गोष्टींचा, नाटकांतील पात्रांचा, कथानकांचा व व्यक्तींचा संदर्भ सांगणारे हँडबुक आहे. आपल्याकडेहि म्हणींचे काही जुने तसेच आपटे व भिडे यांचे नवे कोश आढळतात.

विशिष्ट विषयवार कोश:—अभ्यासाचे अनेक विषय झाल्यामुळे त्या त्या विषयाचा अभ्यास करणाऱ्यांना उपयुक्त असे त्या त्या विषयाचे स्वतंत्र कोश होऊं लागतात. उदा. ऐतिहासिक, रासायनिक, औद्योगिक, पदार्थविज्ञानविषयक, प्राणिशास्त्रीय इ. कोश यांतच. बालविनचा तत्त्वज्ञान व मानसशास्त्र यांवरील कोश (३ भाग, १९०१) येतो. 'हयात अल् हयवान' या अरबी बऱ्याच जुन्या प्राणिशास्त्रीय कोशाचे इंग्रजी भाषांतर ले. कर्नल जयकर यांनी अवल इंग्रजीत केलेले आहे. जॉर्ज वाटचा हिंदुस्थानांतील औद्योगिक द्रव्यांचा कोश (१८८९ साली रचलेला) ६ भागांत असून व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्लेझब्रुकचा 'डिक्शनरी ऑफ अप्लाइड फिजिक्स' हा पांच भागांचा पदार्थविज्ञानाचा व्यावहारिक कोश १९२३ त बाहेर पडला. काही कोशांत अनेक विषयांची माहिती दिलेली असते, ते एका प्रकारे ज्ञानकोशच होत. उदा. बालकोरचा 'एन्सायक्लोपीडिया ऑफ इंडिया अँड ईस्टर्न अँड सदर्न एशिया' (औद्योगिक, व्यापारी व शास्त्रीय) हा ज्ञानकोश ३ भागांचा आहे. असाच बॉन लायब्ररीने (१८४८ त) काढलेला एक राजकीय भौगोलिक माहितीचा ज्ञानकोश आहे.

उपभाषाकोश:—भाषेच्या वाढत्या अभ्यासाबरोबर तिच्यामध्ये अंतर्भूत होणाऱ्या उपभाषांचेहि कोश आवश्यक होतात. 'चेबसे स्कॉट डायलेक्ट डिक्शनरी' (१९११) अशासारखे प्रांतिक भाषाकोश त्या त्या भाषाभ्यासाला उपयुक्त वाटतात. आपल्याकडे गोमांतकी (कोंकणी) भाषेचे कोश आहेत.

सर्वसंग्रहकोश किंवा ज्ञानकोश:—ज्ञान अतिशय वाढल्याकारणाने ते सर्व मुखोद्गत किंवा डोक्यांत असणे शक्य नसते, तेव्हां त्याचा थोडक्यांत संग्रह एकटिकाणी हाताशी असावा असे लेखकांना व विद्वानांना वाटू लागते व ही गरज भागविलीहि जाते; म्हणजे विविध माहितीचा संग्रह करणारे कोश तयार होतात. यांच्याच मोठ्या स्वरूपाला ज्ञानकोश म्हणतात. मोठ्याला ज्ञानकोशांनी माहिती सर्वांना आहेच. असे लहान कोश म्हणजे इतिहास-भूगोल-चरित्रविषयक सर्व माहितीचा त्रिटनचा कोश (४ भाग), सर रिचर्डे फिलिप्सचा 'मिलियन ऑफ फॅक्ट्स', जर्नेनबर्न भाषांतर केलेला नेटलशिप-सॅडिस याचा 'डिक्शनरी ऑफ क्लासिकल अँटिक्विटीज' हा कोश (१८९१) इ. आपल्याकडे असे कोश गेल्या शतकांत झाले. तारानाथ तर्कवाचस्पति याचा १० भागांत असलेला 'वाचस्पत्य कोश,' राधाकान्तदेव बहादुर यांचा 'शब्दकल्पद्रुम' (कलकत्ता शके १८०८) हे मोठे संस्कृत कोश ज्ञानकोशाच्या स्वरूपाचेच असून भारतीय पांडित्यास भूषणमूर्त आहेत.

याप्रमाणे पाश्चात्य राष्ट्रांमध्ये विशेषतः इंग्रजी भाषेमध्ये शब्दांच्या टिप्पणी व याथापासून हळूहळू सर्वांगपरिपूर्ण कोश करण्याकडे कसकशी प्रवृत्ति होत गेली व कोशरचनाविषयक कल्पनांची वाढ कशी झाली याचे थोडक्यांत समालोचन केले आहे. यावरून आजची भाषाविषयक संपूर्ण कोशाची कल्पना म्हणजे भाषेतील प्रचलित अथवा लुप्त असलेल्या प्रत्येक शब्दाचे चरित्र त्याची निरनिराळ्या काळची निरनिराळी रूपे त्याचे निरनिराळ्या काळी बदलत गेलेले अर्थवगरे आधारांसह देणे, मूळ तो शब्द कोणत्या भाषेतून व कोणत्या स्वरूपातून आला हे दाखविणे इत्यादि सर्वांगांची परिस्फुटता करून देणे हा असून ऑक्सफोर्ड कोश हे त्याचे उदाहरण आहे ही गोष्ट निर्दिष्ट केली आहे. तसेच राष्ट्रांचे निरनिराळे व्यवहार जसे व्यापक होत जातात व ज्ञानाची वाढ जसजशी विविध अंगांनी होते तसतसे शब्दकोशाबरोबरच इतर अनेक ज्ञानांगी संदर्भसुलभ स्पष्टीकरण करणारे अनेक कोश तयार होऊं लागतात व अनेक भाषांचा जेथे संनिर्घे होतो तेथे द्वैभाषिक, त्रैभाषिक अगर बहुभाषिक कोश कसे तयार होतात त्यांचीहि काही उदाहरणे वर दिली आहेत. इंग्रजी वगरे यूरोपीय भाषांतून असे अनेक प्रकारचे असंख्य कोश दरवर्षी प्रसिद्ध होत आहेत. यापेक्षा या कोशांच्या निरनिराळ्या प्रकारांचे दिग्दर्शन करण्यास येथे अवकाश नाही. आतां आपल्या मराठी भाषेच्या कोशासंबंधी आपल्याकडे काय कल्पना दिग्दर्शित झाल्या आहेत व कोशरचनेच्या बाबतीत आजपर्यंत कोणकोणते प्रयत्न झाले आहेत त्यांचे थोडक्यांत समालोचन करूं.

कै. वि. का. राजवाडे यांनी सरस्वतीमंदिर मासिकांत (शक १८२७ श्रावण, पृ. १-१४,) 'राष्ट्रीय मराठी कोश' म्हणून एक लेख लिहिला होता. त्यांत त्यांनी आपली संपूर्ण मराठी कोशाची कल्पना नमूद करून ठेवली आहे. तिचा येथे धारानाने उद्धार करून विचार करणे अस्थानी होणार नाही.

‘संपूर्ण व राष्ट्रीय मराठी कोश रचणारानें खालील गोष्टी विचारांत घेण्यासारख्या आहेत. (१) भाषेत रूढ झालेल्या नव्या व जुन्या, छुप्त व प्रचलित, ग्राम्य व सम्य, राष्ट्रीय व प्रांतिक, एकोणपूक शब्दांचे संक्षिप्त, समर्पक व अव्याप्त्यतिव्याप्त्य-संभवादिसोपरहित अर्थ दिले पाहिजेत. (२) मराठी शब्दांतील अक्षरांचे उच्चार योग्य संकेत ठरवून द्यावे. (३) कोणता शब्द कोणत्या भाषेतून आला ते संकेतांने दाखवावे. हे काम कोशकाराला सुलभ व्हावयाला मराठीची समग्र व्युत्पत्ति अगोदर तयार झाली पाहिजे. (४) रूढ होऊन बसल्यामुळे जे सामासिक शब्द एका शब्दासारखे भासतात त्यांखेरीज इतर असंख्य सामासिक शब्द देऊं नयेत. (५) मंडितशब्द देऊं नये. ते व्याकरणाचे काम आहे. (६) नामरूप व धातुरूप देऊं नयेत. ते व्याकरणाचे काम आहे. (७) ग्रंथनाम, थोर पुरुषांचीं नामे, प्रसिद्ध स्थळांचीं नामे, पौराणिक पुरुषांचीं व स्थळांचीं नामे, वनस्पतींचीं, धातूंचीं, द्रव्यांचीं, माशांचीं, दगडांचीं वगैरे परिभाषिक नांवें भाषाकोशांत देऊं नये. व्यावहारिक नांवें तवडीं द्यावीं. ग्रंथकोश, महानाममाला, स्थलकोश, पुराणकोश, वनस्पतीकोश, रसायनकोश, प्राणिकोश, मच्छकोश, पक्षिकोश, दशकोश वगैरे कोश स्वतंत्र असतात. भाषाकोशांत इतर शास्त्रांतल्या व विषयांतल्या विशेषनामांचा संग्रह अप्रस्तुत व अनवस्थ होय. (८) छंदःशास्त्र, व्याकरणशास्त्र, उच्चारशास्त्र कोशांत देण्याची जरूर नाही. (९) वाच्याव्यतिरिक्त लक्ष्यार्थ व व्यंज्यार्थ कोशांत देऊं नयेत. जे लक्ष्यार्थक शब्द वाच्यार्थक शब्दाच्या स्थितीला आले ते अवश्य द्यावे. (१०) शब्दांचा उपयोग दाखविण्याकरितां ग्रंथातील वाक्यांचा उद्धार कोशांत करूं नये. हे काम कोशाचे नाही. साहित्यशास्त्राचे आहे. (११) भाषेत जो शब्द नाही तो कोशकाराने नवीन बनवून घालूं नये. भाषेत जो शब्द आहे तो कोशकाराने वगळूं नये. (१२) सम्य शब्दाचा ग्राम्य उच्चार निराळा शब्द मानूं नये. परंतु ग्राम्य शब्द रूढ झाल्यास निराळा स्वतंत्र शब्द मानावा. (१३) परधर्मीयांनी प्रवेशस्थानी व पतितानीं स्वभाषेतील किंवा परभाषेतील श्रेष्ठ केलेले शब्द कोणत्याहि राष्ट्रीय कोशांत घेण्यास योग्य नाहीत.’

याप्रमाणे कै. राजवाडे यांनी राष्ट्रीय कोशाची लक्षणे सांगितली आहेत. त्यातील कांहीं लक्षणे सर्वमान्य असून कांहीं मात्र अर्वाचीं हाष्टीच्या कोशकारांस मान्य होण्यासारखीं नाहीत; उदाहरणार्थ अवतरणे ही आजकाल प्रत्येक कोशास आवश्यक समाजरी जातात व निरनिराळ्या अर्थाने स्पष्ट ज्ञान हांगण्यास—विशेषतः जे अर्थ छुप्त झाले असतील त्यांच्या बाबतींत तर—त्यांचा अत्यंत उपयोग होतो. ‘संस्कृत कोशांत कोशकार ग्रंथाद्वारांचे काम करीत नाही. कोशाचा टीकाकार करतो.’ असे कै. राजवाडे यांनी आपल्या विनामार्थे समर्थन केले आहे व त्याला चार कारणे दाखविली आहेत. (१) व्याकरण, छंद, अलंकार, कोश यांचे प्रांत भिन्न आहेत असे ते समजतात. (२) सूत्रपद्धति त्यांच्या हाडींमार्शी खिळी आहे. त्यामुळे वाक्यफळ व विस्तृत लिहिण्याला अवकाश नसतो. (३) बहुतेक सर्व कोश शून्यरूप आहेत. (४) कोश विद्यार्थ्यांकडून तोंडपाठ करून घ्यावयाचे असतात.’ परंतु संस्कृत कोशांचे जे प्रयोजन तत्कालीन लोक समजत असत त्यांत य मग्यां जे निरनिराळ्या भाषांचे कोश होत असतात त्यांच्या प्रयोजनांत फरक आहे. व संस्कृत कोशकारांचा भाषेतील सर्व शब्दांचा संग्रह करण्याचा आग्रह नसे आणि त्यावेळीं भाषेचे क्षेत्रहि मर्यादित असून कोश तोंडपाठ करणे ही गोष्ट त्यावेळीं जशी सुलभ व शक्य होती तशी ती आतां वाढत्या भाषांच्या बाबतींत राहिली नाही. त्यात प्रत्येकीं नवीन नवीन शब्द निर्माण होतां आहेत आणि ज्ञानाचा संग्रह तर रस्तका वाढत आहे कीं, पाठ करावयाच्या गोष्टींमध्ये कोशाचा समावेश होणे अशक्य आहे. ‘राष्ट्रीय कोश अगडवंच असलाच पाहिजे अशी युरोपियन कल्पना आहे. वेबस्टरच्या इंग्रजी कोशाला अमरकोशाची बरोबरी करतां येईल कीं नाही याची शंकाच आहे’ अशीहि त्यांनी टीका केली आहे. पण वाढत्या भाषेबरोबर कोशाचा आकारहि वाढणें जरूर असून अमरकोश व वेबस्टरकोश यांचे काल व प्रयोजने इतकीं भिन्न आहेत कीं त्यांची तुलना करणेच योग्य होणार नाहीं. तसेच ‘व्युत्पत्ति वगैरे अप्रस्तुत प्रकरणांचे निष्कारण प्रदर्शन करण्यांतच कोशाचे सर्वस्व आहे असे युरोपियन कोशकारांचे मत दिसते तें अशुद्ध आहे. व रानांतून आणलेल्या औषधीचा काढा करण्याचे काम चालू असतां त्या औषधीच्या उत्पत्तीचे, वृद्धीचे, संस्कारांचे व रंगांचे बारीक वर्णन एखाद्या काकूबाईपुढे करणारे वैद्यराज जितके अप्रयोजक तितकेच हे युरोपियन कोशकार होत’, अशी टीका त्यांनी केली आहे तीहि आज कोणास मान्य होणार नाही. त्यांचे म्हणणे: ‘शब्दांची व्युत्पत्ति, रचना, समास, रूपे वगैरे बाबींचा विचार करण्याचे काम व्याकरणाचे आहे. त्यांत कोशकारांनी हात घालण्याचे प्रयोजन नाही.’ परंतु सव्यां आपण भाषेची निरनिराळ्या अंगांने होणारी वाढ लक्षांत घेतली तर संदर्भसुलभ व प्रत्येक शब्दाचा थोडक्यांत इतिहास देणारा कोश म्हणजेच सर्वांगपरिपूर्ण कोश होय हीच कल्पना मान्य होत चाललेली दिसते व पूर्वीच्या संस्कृत कोशांची योग्यता कितीहि मोठी असली तरी वाचकास एखादा संस्कृत ग्रंथ वाचीत असतां एखाद्या शब्दाचा अर्थ ज्ञातव्य असले तर तो अमरकोशापेक्षां आपट किंवा मोनियर विल्यम्स यांच्याच शब्दकोशाकडे प्रथम धांव घेईल हें विसरून चालावयाचे नाही.

**मराठी कोश**—इतर कोशांप्रमाणे मराठीचेहि एकभाषिक (मराठी—मराठी) व द्वैभाषिक (मराठी—इंग्रजी, इंग्रजी—मराठी, कानडी—मराठी इ.) असे दोन प्रकार पडतील. एकभाषिककोश द्वैभाषिकोशां संस्थेने फार थोडे आहेत. याचे बव्हंशी





व्यवहारांत क्वचित् येणाऱ्या संस्कृत शब्दांचा समावेश केला नाही. 'ज्या' ऐवजी ह्या कोशकारांनी 'जा' असे रूप सर्राह वापरले आहे. उदा. 'म्हणून जा अर्थाचा वाचक शब्द या भाषेत प्रसिध्द नाही तो अर्थ प्रतिपादायाचा असतां त्याविषयी संस्कृत शब्द जोडतात.'

फारसी, अरबी वगैरे मुसलमानी भाषेतील शब्दांवर कोशकारांचा विशेष कटाक्ष आहे. त्यांच्यामते हे शब्द मराठी भाषेत 'राजकीय व्यवहाराचे अनुरोधाने आले, म्हणून राजकीय व्यवहारांचे... शोभतात. इतर साधारण व्यवहारी सरासरी ते बरे दिसतात, परंतु शास्त्रीय व्यवहारारिसेवधी प्रौढ म्हणून जी भाषा तीत तर अगदीच शोभत नाहीत, याकरितां प्रौढ भाषेत ते शब्द घेऊं नयेत.'

या कोशाची आंतररचना अशी:—'अ' मध्येच 'अं' चा समावेश संस्कृतप्रमाणे केला आहे. पण 'क्ष, झ' हीं वस्तुतः जोड अक्षरे परंतु लोकव्यवहारानुसार हे वर्ग पृथक् मानून या क्रमानें लिहिले.

ह्र, झ, ङ, ञ हीं अक्षरे संस्कृत शब्दांत असतां हकारादिक. आणि प्राकृत शब्दांत अमतां 'न' कार 'म' कारादिक असतात ही व्यवस्था धरून तद्विशिष्ट शब्द वर्गीकृतानुरोधानें त्या त्या स्थानां लिहिले आहेत.

कोंकणी, राजापुत्री, वाडी अशा तीन पोटभाषा, वनस्पती, प्राणी, खाद्य वगैरेंचे थोडे थोडे शब्द यांत आहेत. काहीं संतकवींच्या काव्यांतील शब्द तुरळक आढळतात. व्युत्पत्ति मुळींच दिली नाही (क्वचित् दहा-बारा ठिकाणीं आढळते). ग्रंथांचा उल्लेख किंवा त्यांतील अवतरणे दिलीं नाहीत. ऐतिहासिक शब्द नाहीत; इंग्रजी रूढ शब्द नाहीत (आज जे रूढ आहेत ते त्यावेळीं रूढ नव्हते). इंग्रजी शाखांतील नवीन पारिभाषिक शब्द तेव्हां रूढ नसल्याने आलेले नाहीत. शब्दांचे अर्थ व्याख्याकारां पंडिता भाषेत दिले असल्याकारणानें ते क्लिष्ट व बोजड झाले आहेत.

कै. राजवाडे याबद्दल जगन्नाथशास्त्री कर्मवतास दोष देतात; पण मोलस्वर्थच्या इंग्रजी-मराठी कोशाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत या कोशाच्या रचनेचा जो खुलासा आहे त्यावरून अने दिसते कीं, शास्त्री मंडळी केवळ युरोपियन पंडितांच्या सांगण्याप्रमाणे त्यांना मदत करीत होती.

**हंसकोश**—हा कोश म्हणजे महाराष्ट्रभाषेच्या कवितांतील कठिण व निवडक शब्दांचा कोश. हा रघुनाथ भास्कर गोडबोले या प्रसिद्ध कोशकारानें सन १८६३ त रचला. याला आधारग्रंथ विवेकसिंधु, परमाभूत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, एकनाथी भागवत, रुक्मिणीस्वयंवर, सुक्तेश्वर, दासबोध, आगमसार, पंचिका, सदाचार, वाक्यवृत्ति, रामविजय, शिवलीलामृत, मोरोपंत-आर्या, वामन-श्लोक, इ. जुने वेदांतपर काव्यग्रंथ होत. यासुळे ते ग्रंथ वाचण्यास याचा फार उपयोग व्हावा हें साहाजिक आहे. या कोशाची रचना थोडक्यांत अशी:—१ एकूण शब्दसंख्या सात हजार आहे. २ मराठी कवितांतील शब्दास लागणारे प्रत्यय, विशेषण, अव्यय, क्रियापदविचार, अर्थ (विध्यर्थे वगैरे), यमकें, छंद, कविरूढी, संस्कृत-प्राकृत शब्दांचा मराठीतील अपभ्रंश, कवितेबद्दलचे कांहीं नियम इ. उपयुक्त टिपणे प्रस्तावनेत दिली आहेत. ३ मराठी भाषेतील किंवा व्यवहारांतील शब्द नाहीत. ४ व्युत्पत्ति न देतां फक्त शब्दांचे मूळ (सं, प्रा.) तेवढें दाखविले आहे. ५ अत्यंत आवश्यक अवतरणे दिली आहेत, बाकी नुसते स्थलो-ल्लेख आहेत, ६ "अ" मध्ये "अं" घातला आहे; क्ष व झ स्वतंत्र ठेविले आहेत. ७ बहुतेक वेदांतग्रंथांतील शब्द असल्याने संस्कृत शब्दांचा भरणा जास्त आहे. ८ कांहीं ठिकाणीं संस्कृत शब्द तोडण्यांत चूक झाली आहे. उ. 'जय जय देव श्रीगुरो। अकल्पनाख्य कल्पतरो। स्वसंविद्भुमवीजप्ररो-। हणावनी ॥' अशी ज्ञानेश्वरीत (१८.१०) एक ओवी आहे. तींतील हणावनी हा शब्द स्वतंत्र धरून कोशकारानें 'हणावनी' म्हणजे 'आवड' असा अर्थ दिला आहे. अशा कांहीं चुका आढळतात. यांतील कांहीं शब्दांचे अर्थही चुकीचे आढळतात. तसेंच 'अ' नें आरंभ होणारे शब्द 'आ' मध्ये व 'आ' नें आरंभ होणारे कांहीं शब्द 'अ' मध्ये असे जे झालेले दिसते ते अशुद्ध पोध्यांच्या प्रतीमुळे असावे.

**रत्नकोश**—कर्ता बालकृष्ण मल्हार बीडकर. हा १८६९ त छापलेला आहे. हा कोश केवळ मराठी शाखांतील विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडावा म्हणून केला असल्यामुळे यांत फक्त मराठी क्रमिक सहा पुस्तकांतील शब्दांचा संग्रह केला आहे. विशिष्ट वर्गासाठीं विशिष्ट ग्रंथांचे कोश होण्यास सुरवात झाली होती हें या व मागील हंसकोश यांवरून दिसून येते.

**मराठी भाषेचा नवीन कोश**—यालाच राजवाडे सुबह कोश म्हणतात. हा १८७० त रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी, मुंबई सरकारच्या विद्याखात्याच्या हुकुमावरून छापला आहे. विद्यार्थ्यांना उपयोगी पडावा एवढीच न्यासिता यांत ठेविली आहे. याचा मुख्य आधार म्हणजे शास्त्र्यांचा कोश. त्याच्यांतील 'ज्यांचा नेहमींच्या भाषणांत उपयोग नाही असे फार अवघड जे शास्त्रीय संस्कृत शब्द व ज्यांचा अर्थ सहज मनांत येतो असे साधारण शब्द गाळून' हा कोश केला आहे. तसेंच हंसकोशही यांत सामील केला आहे. शिवाय अरबी, फारशी, व्यावहारिक शब्द यांत दिले आहेत. यांत पोटभाषेतील शब्द नाहीत, व्युत्पत्ति नाही, अवतरणे किंवा त्यांचे उल्लेख नाहीत.

**शुद्ध मराठी कोश**—सन १८९१. कर्ते विष्णु रामचंद्र बापट व बाळकृष्ण विष्णु पंडित. प्रकाशक गोंधळेकर, जगद्वि-तेळु छापखाना, पुणे. याला मोलस्वर्थ, गोडवोले, हंस या कोशांचे साहाय्य घेतले असावे असे वाटते. यांत मूळ शब्दाची व्युत्पत्ति समग्र न देतां शब्दांच्या मूळ भाषेचे नांव तेवढेच दिले आहे. शास्त्रीय पारिभाषिक, पशुपक्षी व वनस्पतिविषयक वगैरे शब्द यांत आले आहेत. ज्ञानेश्वरी वगैरे जुन्या ग्रंथांतील शब्द व रूढ इंग्रजी शब्द दिलेले नाहीत. हा कोश निव्वळ शालोपयोगी वाटतो.

**नामजोशी कोश**—हा समग्र अप्रसिद्ध असून याचा उपगोग प्रस्तुत कोशास मात्र करतां आला. लो. टिळकांचे परमस्नेहि व १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील अनेक विधायक चळवळींचे उत्पादक माधवराव नामजोशी यांनी मोठ्या 'मराठी मराठी' कोशाची उणीव जाणून हा कोश तयार करण्यास आरंभ केला व कामाची पहिली पायरी म्हणून मोलस्वर्थच्या मराठी-इंग्रजी कोशाचे संपूर्ण शब्दशः भाषांतर करून घेतले; व त्यांत हंसकोशाची भर घातली. याशिवाय शेतकी मासिक, निबंधमाला, शिल्प-विद्या, मोरोपंत, वामन इ. काव्यग्रंथ वाचून त्यांतील अवतरणे घेतलीं. आणखी अनेक ग्रंथ वाचून व धंदे, कला, उपभाषा इत्यादींची भर यांत घालून प्रस्तुत कोशाप्रमाणे हा मोठा मराठी कोश रचण्याचा त्यांचा फार स्तुत्य व अवाढव्य प्रयत्न इतर चळवळींप्रमाणे त्यांच्या अकाली मृत्युमुळे अपुरा राहिला. लो. टिळकांचे ज्येष्ठ चिरंजीव रा. रामचंद्र वळवंत टिळक यांनी याची संपूर्ण प्रत आम्हांस उपयोगास दिली याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत.

**मराठी शब्दरत्नाकर**—अथवा मराठी शब्दांचा मराठीत अर्थ देणारा कोश (इ. स. १९२२ आशुत्ति १ ली; १९३२ आशुत्ति दुसरी). सुप्रसिद्ध वाल्मासिक 'आनंद' याचे संपादक व अनेक विषयांवरील लेखक क. वासुदेव गोविंद आपटे यांनी हा कोश रचिला. पोथ्या, कागदपत्रे पहात असतां त्यांत अपघाट व चुकीचे अर्थ आढळले म्हणून १९०८ पासून त्यांनी या कोशास आरंभ केला. ५।७ वेंच एकट्यांनीच काम केले. डॉ. भांडारकर, रा. व. महाजनी, गणपतराव आगाशे, हरिभाऊ आपटे, जोगबुवा, दी. वि. माडगांवकर वगैरे मंडळींचा सल्ला घेतला, तुकाराम रोसायटीचे दफ्तर चाळले, नंतर अलीकडील शब्द गोळा केले. काहीं संत वाङ्मय, लावण्या, पोवाडे व शास्त्रीकोश, मोलस्वर्थ-कॅंडीकोश, गोडवोल्यांचा हंसकोश व मराठी भाषेचा नवीन कोश हे कोश त्यांनी आधारास घेतलेले दिसतात. जुन्या संतवाङ्मयांतील एकूण एक कठिण शब्द घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. फक्त काहीं ढोबळ शब्द घेतले आहेत व हंसकोशाप्रमाणे त्यांचा अर्थ दिला आहे. प्रादेशिक, संख्यावाचक, औषधे, वनस्पती, प्राणी, खाद्य इ० शब्द यांत नाहीत. व्युत्पत्तीकडेहि फारसे लक्ष दिले नाही. परिशिष्टांत राजवाडे वगैरेनीं सुचविलेल्या २००० शब्दांच्या व्युत्पत्ती दिल्या आहेत. अवतरणे नाहीत. काहीं ठिकाणीं-बहुधा हंसकोशांतील-नुमता स्थलनिर्देश आहे. ऐतिहासिक कागदपत्रांतील अपरिचित शब्द अजीबात गाळले आहेत. 'मराठी भाषेची शब्दसंपत्ति' नांवाचा एक निबंध कोशाला जोडला आहे, त्यांतील काहीं विधाने जरी वादग्रस्त असली तरी तो परिश्रमपूर्वक लिहिला आहे एवढे खरे. वाक्प्रचार व म्हणी फारच कमी आहेत. इंग्रजी रूढ शब्द घेतले आहेत. उ. इंजिनियर, इंजिन, टेबल, तिकीट, कोट, बूट इ. ज्या देशी किंवा मराठी प्रांतिक पोटभाषेच्या शब्दांचा निर्णय करतां आला नाही त्यांचे मूळ प्राकृत अर्थ दिले आहे. मात्र परभाषांचा ( इंग्रजी, अरबी, कानडी गुजराथी, तामिळ, तेलुगु, फारशी, हिंदी, उर्दू एवढ्यांचा ) उल्लेख केला आहे. इंग्रजी शास्त्रीय शब्दांना मराठी पारिभाषिक शब्द नाहीत. शब्दांचा अर्थ बहुधा एका ( फार तर तीन ) प्रतिशब्दावर भागविला आहे. याची पहिली आवृत्ति फार झपाट्याने खपली. पण विद्यार्थ्यांकरितां 'शब्दार्थचंद्रिका' म्हणून काढलेली छोटी आवृत्ति मात्र पडून राहिली. दुसरी थंडाच थी. लेखशास्त्री यांजकडून सुधारून घेतलेली प्रसिद्ध झाली आहे. पण तीत प्रांतिक शब्द गाळले आहेत. जोड संस्कृत शब्द गाळले आहेत. एकंदर तीन खंड केले आहेत. (१) अ ते न, (२) प ते ष व (३) स ते झ. शिवाय एक पुरवगी (३८ पाने), एक परिशिष्ट, ( विशेषतः राजवाडे यांच्या व्युत्पत्तींच्या शब्दांचे, २१ पाने ) व प्राकृत ग्रंथांतील जुन्या मराठी भाषेचे स्थूल नियमांचे दुसरे परिशिष्ट ( ६ पाने ) दिले आहे.

**मराठी भाषेचा वज्रकाश**—संपादक गोपाळ बाबाजी जोशी, महाडकर. हा कोश शालोपयोगी कोशांत मोठा आहे. याची व्याप्ति फार मर्यादित आहे.

**मराठी भाषेचा सरस्वतीकोश**—(सन १९३०) संपादक विद्याधर वामन भिंडे, प्रकाशक चित्रशाला, पुणे. हा कोश शब्दरत्नाकराहून मोठा आहे. आरंभी जे मोठा संपूर्ण कोश करण्याचे धोरण आंखले होते ते लग्गच सांडून दिलेले दिसते. मोलस्वर्थच्या कोशांतीलहि सर्व शब्द यांत घेतलेले नाहीत. संस्कृत शब्दांचे मराठीत न येणारे सर्व अर्थ देऊन उगाच जास्त जागा नडविली आहे. अशिक्षित लोकांच्या तोंडचे शब्द बरेचसे घेतले आहेत. याचप्रमाणे जर प्रांतिक भाषांतील घेतले असते तर चांगले होते. काहीं ठिकाणी व्युत्पत्ति जी उघड आहे ती दिली आहे, पण इतर शब्दांच्या बाबतींत मुळीच प्रयत्नहि केला नाही. अर्थ-स्पष्टीकरणार्थे लहान लहान उदाहरणे कोशकारांनी स्वतः बनवून दिली आहेत. थोडीशी पूर्वीच्या कोशांतून जशीच्या तशीच,

वेळीं किरकोळ फरक करून घेतलीं आहेत. अनुकरणवाचक शब्द फारच थोडे दिले आहेत, संतकवीर्नीं आपल्या काव्यांत योजिलेले परंतु सव्यां प्रचारांत नसलेले असे शब्द पहिल्या ७५ पानापर्यंत देऊन पुढे प्रकाशकाच्या सांगण्यावरून ते गाळले आहेत. बखरी, ऐतिहासिक कागदपत्र, यांतील शब्द घेतले नाहीत. धर्माचे व शास्त्रीय शब्दहि समाविष्ट केले नाहीत. 'मराठी भाषेची उत्पत्ति' या नांवाचा एक छोटासा निबंध जोडला आहे त्यांत ऐतिहासिक वाचनीत पुष्कळच चुका आहेत. कोशास परिशिष्टे जोडलीं आहेत त्यांत काव्यांतील वृत्त, ज्योतिषविषयक माहिती व हिंदूंच सण ही माहिती दिली आहे. हा कोश असावा तसा पूर्ण नाही अशी तक्रार गैरबाजवी नाही.

यांमधील काही शालोपयोगी कोश आहेत पण ते येथे उल्लेखण्याजोगे महत्त्वाचे नाहीत. शब्दरत्नाकर किंवा सरस्वती-कोश तयार झाले ती वेळ राजवाड्यांच्या योजनेप्रमाणे मोठा 'राष्ट्रीय मराठी कोश' करण्याचीच वास्तविक होती. पण एवढे मोठे अवघड कार्य शिवावर घेण्यास कोणी व्यक्ति किंवा संस्था तयार नव्हत्या यामुळे असे लहान लहान कोश केसरी वाहेर पडून पुढे मोठा कोश निघून खणण्याचा मार्गहि थोडा अडवून टाकला.

**द्वैभाषिक मराठी कोश.** ब्रिटिश अमदानीपूर्वीः—हेमाद्रीच्या रघुवंशावरील टीपेत कित्येक संस्कृत शब्दांना मराठी पर्याय दिलेले आढळतात. तेव्हा मराठी जणणान्यांसाठीच हा प्रयत्न अगज पाहिजे हे उघड आहे. यावरून द्वैभाषिक कोशांचे अस्तित्व शक १९१० पर्यंत मागे जाते. १३ ते १६ व्या शतकांत महाराष्ट्रांत जेव्हां मुसलमानी अंमल होता तेव्हां राजा-प्रजा यांना परस्परांची भाषा कळण्यासाठी फारसी-मराठी व मराठी-फारसी कोश तयार झाले असे पाहिजेत. लोकांच्या बोलण्यांतहि हाटवाजार, हुडाबुळ, थोथीकिताव, चोजवस्त इ. समानार्थक मराठी-फारसी सामाजिक शब्द आलेले होते. ऐन मुसलमानी अंमलांत मराठीचे फारसीकरण तर एन मराठी अमदानीत फारसीचे मराठीकरण चालू होते. राजव्यवहारकोश हा दुसऱ्या प्रकारचे उदाहरण म्हणून सांगात येईल. सरकारी अधिकाऱ्यांजवळ असे द्वैभाषिक हस्तलिखित कोश असत. यांपैकी काही इतिहाससशोधकांना सांपडलेले आहेत. फारसी, इंग्रजी, कानडी, तमिळ, पोर्तुगीज इ. भाषांतील शब्दांचे कोश पेशवे व त्यांचे सरदार यांच्या दसखान्यांत असत; यांच्या उलट पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज, डच इ. सरकारांच्या दसरांत मराठी शब्दांचे कोश असत.

आतां यापुढे द्वैभाषिक कोशांच्या संस्कृत, इंग्रजी, कानडी, फारसी इ. काही प्रकारांचे थोडक्यांत अवलोकन करूः—

**संस्कृत—**मराठ्यांच्या अमदानीत अमरकोशांचे मराठी भाषांतर झालेले राजवाडे यांना मिळाले होते. ब्रिटिश अमदानीपूर्वी काही संस्कृत-प्राकृत कोश संस्कृतच्या अभ्ययनासाठी तयार झाले असतील यांत शंका नाही. पण ते यायावजा पंडितांच्या घरावर्गी असावेत ब्रिटिश अमदानीतील पहिला कोश म्हणजे अनंतशास्त्री तळेकर यांनी सरकाराकरिता तयार केलेला संस्कृत-प्राकृत शब्दकोश (१८५३) होय. यांत अमरकोशांतील शब्द वर्णानुक्रमाने लिहून प्रत्येक शब्दाचा अर्थ मराठीत दिला आहे. प्रस्तावनेत विंगपरिभाषा दिली आहे. प्रथम शब्द, पुढे व्याकरण, नंतर अर्थ दिला आहे. उदाहरणें दिली आहेत पण ती फारच थोडी. यांतील शब्दसंख्या सुमारे पांचमहा हाजर अंमल.

यानंतरचा म्हणजे माधवचंद्रोदा यांचा 'शब्दरत्नाकर' होय. हा १८७० त सुर्वेई येथे प्रसिद्ध झाला. हा आकाराने बराच मोठा असून आज उपलब्ध असणाऱ्या संस्कृत-प्राकृत कोशांत सर्वांत मोठा म्हणतां येईल. यांत वचक शास्त्रांतील परिभाषा विस्ताराने विवर्चनी आहे. यांतच नारो आपाजी गोडबोले व गोपाळ जिवाजी केळकर यांनी सांपडिलेला एक 'संस्कृत व प्राकृत कोश' (१८७२) आढळतो. यांचे स्वरूप शालोपयोगीच आहे. यांत 'अमरकोश, त्रिकांडशेष, मेदिनी, हारावली व एकाक्षरी कोशांतील काही ग्रंथांश व शालेकडील मराठी क्रमिक महा पुस्तके व नवनीत आणि हितोपदेश यांतील शब्द घेतले आहेत.' बाबा पद्मनजी, बा. गो. आपटे इ. काही संकलींचे कोश आहेत पण ते लहान असून नवीन प्रभाचे नाहीत. लोक-शिक्षणाचे संपादक कै. जनार्दन विनायक ओक यांचा 'गीर्वाण लघुकोश' मात्र उल्लेखण्यायोग्य महत्त्वाचा आहे. संपादकांनी स्वतः श्रम करून नवीन धर्तीवर हा तयार केला (शके १८३७). या कोशाचे प्रकंठ ३ भाग आहेत. पहिल्यांत धातूखेरीज सर्व शब्द आहेत. दुसऱ्यांत धातू आहेत. तिसऱ्यांत विशेषनाम आहेत. यांत देव-गंधर्व-यक्षादि नावे गाळली आहेत. चार परिशिष्टे आहेत. पैकीं पहिल्यांत न्याय, दुसऱ्यांत अलंकार, तिसऱ्यांत वृत्त, व चौथ्यांत ज्योतिष (शब्द वगैरे) दिले आहेत. अवतरणे न देतां स्थलनिर्देश दिले आहेत. सामान्यतः पंचतंत्र, रघुवंश, गीता, मनुस्मृति इ. ग्रंथांतील आधार पहिल्याने व ते न मिळाल्यास रामायण, भारत, उपनिषदे वगैरे बरिष्ठ ग्रंथांतील आधार दिले आहेत. काव्यग्रंथांतील उताऱ्यांच्यापुढे प्रथम कांड, स्कंध किंवा पर्व; नंतर अध्याय-श्लोकांचा आंकडा दिला आहे. धातूच्याखालीं उपसर्ग देऊन त्या उपसर्गांमुळे होणारे धातूचे अर्थ

दिले आहेत. कोश कसा वापरवा याबद्दलचे २० नियम प्रस्तावनेत दिले आहेत. तसेच धातूंचे अनुबंध व त्यांचीं कार्ये उद्धृत केलीं आहेत.

**इंग्रजी**—यांत इतर द्वैभाषिक कोशांप्रमाणे उलटमुलट ( म्हणजे मराठी-इंग्रजी व इंग्रजी-मराठी ) असे प्रकार पडतील. ब्रिटिश अमदानी महाराष्ट्रांत मुक्त होण्यापूर्वीच श्रीराममूर येथे क्यार नांवाच्या मिशनर्याने १८१० त एक मराठी शब्दांची यादी प्रसिद्ध केली. हाच क्यारचा कोश होय. यांत मराठी शब्द मोडी लिपीत देऊन अथे इंग्रजीत दिले आहेत. यानंतर मुंबईस कर्नेल केनेडी याने १८२४ त मराठी-इंग्रजी व इंग्रजी-मराठी असा एक लहान कोश प्रसिद्ध केला.

**केनेडी कोश**—या कोशाचे आधारग्रंथ म्हणजे अमरकोशाचे भाषांतर (एका ब्राह्मणाने करून दिलेले), सरकारी कागदपत्रांतून व अने वगैरेनून केनेडी याला आढळून आलेले शब्द; याशिवाय आर्किडनजवळ कॅप्टन कॉफ या लष्करी अंमलदारासाठी त्याच्या दोन मुन्शीनीं तयार करून दिलेल्या कोशाचे दोन हस्तलेख, हे होत. याला मराठी भाषा किंवा तिच्या वाङ्मयाचे मुळीच ज्ञान नव्हते असे दिसते. कारण तो प्रस्तावनेत म्हणतो 'मी, ही जुनती बोली आहे; तीत गद्यपद्य ग्रंथ मुळीच नाहीत व ही बोलणारे लोक शेतकरी असल्याने शास्त्र, धर्म इ. च्या कल्पना दुराऱ्या भाषेतील असल्या आहेत! याला ज्ञानेश्वर, मुकुंदराज, रामदास, एकनाथ वगैरे मागील काळांतील कवी जरी टाऊन नसले तरी होनाजी, निदान त्यांच्यावेळीं जिवंत असलेला प्रभाकर शाहीरसुद्धां माझीत नसावा हें मोठेच आश्चर्य आहे! ज्याच्या कोशांत घोडाभाडी, घेतवाडी, नोकरचाकर असले शब्द आढळत नाहींत त्यास "मराठी भाषेत एकद्वैत सामासिक शब्द नाहीं." असे म्हणण्याचा सुखेपणाचा हक्कच आहे. "मराठी भाषा शिक्षणाऱ्या पाठ्यांच्यासाठी हा कोश तयार केला" असल्याने व तोहि एका लष्करी गडयाने केला असल्यामुळे असा हास्यास्पद होणे साहजिकच आहे.

**मोलस्वर्थ कोश**—(मराठी-इंग्रजी) संपादक जे. टी. मोलस्वर्थ व के.डी. प्रकाशक वॉवे एज्युकेशन सोसायटी (सुंबई शिक्षामंडळी). याची पहिली आवृत्ति १८२१ मधील असून शास्त्रज्ञांचा कोश व ही आवृत्ति बरोबरच तयार होत होती. पण तो मराठी-मराठी कोश प्रथम (१८२९ त) वाहेर पडला. कोशाला आधारभूत असे पुढील ग्रंथ घेतल्याचा उल्लेख आहे.—विल्सन-संस्कृत-इंग्रजी डिक्शनरी; एल. डी. रीड-कॉकणी शब्द (हस्तलिखित), डॉ. कॅरेचा कोश, बापूदेव-ज्योतिषविषयक संस्कृत शब्द; गणेश मनोहर-वाक्प्रचार व म्हणी: साइक्य-वनस्पति शब्द; स्टीव्हन्सन-शेतकरी शब्द. पहिल्या आवृत्तीचे काम करण्यास सहा वर्षे लागलीं. हा तयार करण्याला सर्वस्वी सरकारची मदत असल्याने खेडोपाड्यांतून सरकारी हुकुमाने शब्द जमविण्यांत आले. पण प्राचीन काव्यांतले शब्द मात्र फारसे घेतले नाहींत. शास्त्रज्ञांनी सांगितलेला अर्थ ऐकून इंग्रजीत तो उतरावयाचा या भागणरीत समजण्यांत, एकण्यांत, विहितण्यांत अशा बऱ्याच चुका होणे साहजिकच होत.

यांत साधित शब्द, शब्दांचे वाक्प्रचार व म्हणी त्या त्या शब्दांखाली दिले आहेत. व्युत्पत्तिदर्शक अरबी, फारसी, उर्दू, हिंदी शब्द कंसांत फारसी लिपीत लिहून पुढे अर्थ इंग्रजीत दिला आहे. दुसऱ्या आवृत्तीत प्रांतिक पांढाभाषेतील व देशी शब्दांचा भरणा पहिल्यापेक्षा थोडा जास्त आहे. यांत अवतरणे थोडी अगून ग्रंथातील अवतरणांचा स्थलांशेख नाहीं. दुसरीमध्ये पहिलीतील अनवश्यक संस्कृत शब्द गाळले आहेत. दुसरी आवृत्ति इ. स. १८५७ मध्ये प्रसिद्ध झाली असून तीतील शब्दसंख्या ६० हजार आहे. पहिलीत ४० हजार शब्द होते. इंग्रजी अपभ्रष्ट शब्द जे पुष्कळ प्रकारांत होत त्यांपैकी काहीं घेतले आहेत; पण रैटर, सकटारी, अमुमर, कलकटर असे सोडले आहेत. व्युत्पत्ति जेसे सहज आढळली तेथे दिली आहे. अशिष्ट शब्दहि दिले आहेत. कारण खालच्या वर्गीतील लोकांच्या तोंडी ते पुष्कळ आढळतात. शब्दाचा अर्थ देताना प्रथम धात्वर्थे आणि जुना अर्थ व मग त्याचे लाक्षणिक वगैरे इतर अर्थ दिले आहेत. मराठी मूळ शब्द २० हजार असावेत व मग साधारणतः पुढे साधितरूपाने किंवा लाक्षणिक रूपाने त्यांचा पुष्कळ विस्तार झाला असावा. असल्या प्रकारचे जितके जमविले तितके शब्द दिले आहेत.

महाराष्ट्रांत टिकटिकाणी ब्राह्मण लोक नेमून त्यांच्याकडून त्या त्या ठिकाणचे शब्द गोळा केले; ते पुष्कळ होते. त्यांतील द्विरुक्तीचे, विनकामाचे इ. शब्द गाळून एकंदर शब्द २५ हजार झाले. नंतर त्याच निरनिराळे संस्कार होऊन (कियापदे, विशेषणे, साधितशब्द, सामासिक शब्द इ.) त्यांची संख्या ४० हजार झाली. ही संख्या पहिल्या आवृत्तीत होती. दुसरीत ६० हजार झाली. शब्द तपासणीसाठी ३ वेळा शब्दांची छाननी होई. प्रथम शब्दांचे व्याकरण, अर्थ प्रांत वगैरे ठरवीत; नंतर त्यांचे आधार, अवतरणे, म्हणी, वाक्प्रचार घेत आणि शेवटी सर्व प्रकारचा मजकूर जुळवून जेथील तेथे लिहून काढीत. यासाठी संपादकांचे तीन वर्ग केले होते. हा अवाढव्य कोश रचण्याचा खरा हेतु खिस्ती धर्मप्रसार (प्रोपेगेशन ऑफ दि गॉस्पेल) असून तो लपविलेला नाहीं. हा कोश निघून आज जवळ जवळ ७५ वर्षे झाली आहेत. तरी याला अद्याप एकमेवाद्वितीयमुचा मान आहे. कारण इतका मोठा मराठी कोश उपलब्धच नाहीं. या कोशाच्या काहीं संक्षिप्त आवृत्ती पुढे झाल्या; व त्यांपैकी महत्त्वाची म्हणजे बाबापदमनजीने काढलेली होय. हा सर्व देशी भाषांच्या कोशांत उत्तम आहे असे एच्. एच्. विल्सन याने म्हटले आहे.

**बाबा पदमनजी कोश**—( पहिली आ. सन १८६३; दु. आ. १८७५ ) याला कांहीं सरकारी मदत होती. दुसऱ्या आवृत्तीत ३१ हजार शब्द म्हणजे पहिलीपेक्षां २ हजार जास्त आहेत. यांतील शब्दक्रम शब्दांच्या कुटुंबाप्रमाणे लाविला आहे, म्हणजे एका मूळापासून उत्पन्न झालेले साधित किंवा संयुक्त शब्द एका गुच्छांत गुंफिले आहेत. ही रचना शब्द पाहण्यास अवकाश न लागावा व अडचण न पडावी अशा वेतानें वर्णानुक्रमाला जितकी अनुसरून करवेल तितकी केली आहे. तथापि ही सर्व प्रकारें शब्दांच्या धातूस लागून आहे असें समजू नये, म्हणजे प्रत्येक गुच्छाच्या आरंभी जो शब्द आहे तो त्यांतील शब्दांचें मूळ आहे असें सर्वादां समजू नये. कित्येक शब्द सजातीय, कित्येक एकमेकांचे संबंधी, कांहीं संयुक्त व कांहीं मिश्र आहेत. तरी त्या सर्वांचा परस्परार्शी मूळ धातूच्या योगें संबंध असल्यामुळे त्यांचा एकच गुच्छ बांधावा लागला. या व्यवस्थेनें व्युत्पत्ति शिकणारास थोडाफार लाभ होईल (मोलस्वर्थेनें हीच पद्धत स्वीकारली आहे). या खेरीज १८५१ साली एच. ए. कॅनन यानें एक ' मराठी इंग्लिश व्दोकेन्युलरी ' म्हणून लहानसा कोश व १८९६ मध्ये अंबाजी कोन्हेरे यानें एक कोश प्रसिध्द केला त्यांत मराठी शब्दांचे मराठीत व इंग्रजीत अर्थ दिले आहेत. शालोपयोगी मराठी-इंग्रजी कोश बरेच झाले आहेत. आतां महत्त्वाच्या इंग्रजी-मराठी कोशाकडे वळू.

**कॅडीकोश**—( इंग्रजी-मराठी ) हा मुंबई सरकारच्या मदतीनें मेजर कॅडीनें १८८७ त प्रसिध्द केला. याला प्रथम मोलस्वर्थेचे साहाय्य होते. याची रचना अशी:—जॉन्सनचा इंग्रजी कोश-टॉडनें प्रसिध्द केलेला-प्रथम उतरून घेऊन त्यापुढें मोलस्वर्थेनें आपल्या मराठी-इंग्रजी कोशांतील मराठी शब्द निवडून ते घालून हा कोश तयार केला आहे. क्रियापदाचा अर्थ देतांना तेथे सर्व प्रकारचा अर्थ दिला आहे. नंतर त्याच क्रियापदाची धातुसाधित, नामे, विशेषणें, क्रियाविशेषणें इ. चा अर्थ देतांना प्रथम वरील क्रियापदाचा निरनिराळ्या प्रकारच्या अर्थांचा संबंध देऊन नंतर जहरीपुरता संक्षिप्त अर्थ दिलेला आहे; त्यामुळे जागेची बचत झाली आहे.

समानार्थक शब्दांपैकीं जो विशेष प्रचारांत आहे त्या ठिकाणीं सर्व निरनिराळ्या तऱ्हेचे त्याचे अर्थ देऊन पुढील निरनिराळ्या समानार्थक शब्दांचा अर्थ देतांना त्या पहिल्या शब्दाचा संदर्भ दिला आहे; यामुळेहि बरीच जागा वाचली आहे.

इंग्रजी भाषेंत मराठी भाषेंतल्या पुष्कळशा वाक्प्रचारांना आणि बोलींतील शब्दांना समानार्थक वाक्प्रचार व शब्द मुदलांतच आढळत नाहींत. परंतु मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्या इंग्रज विद्यार्थ्यांना या मराठींतील खाचाखोचांचा पूर्ण परिचय व्हावा म्हणून त्याची इंग्रजीत भाषांतर करून सोय केली आहे. मोलस्वर्थेच्या मनांत प्रथम थॅसरस ( समानार्थक शब्दकोश ) च्या धर्तीवर हा कोश करावयाचा होता, परंतु ते न जमल्यानें सांप्रतच्या स्वरूपांत कोश तयार केला आहे. तथापि कोशाचे थॅसरसचे स्वरूप बरेचसे कायम राहिले आहे. त्यामुळे ज्या इंग्रजांला थोडेंफार तरी पूर्वीच मराठीचें ज्ञान असेल त्यालाच हा कोश उपयोगी पडेल. नाहीं तर भलत्याच अर्थांचा ( श्लेषार्थांचा ) शब्द भलत्याच ठिकाणीं योजण्यांत येण्याचा संभव आहे. यांत आरंभी इंग्रजी आणि मराठी भाषेमधील समान व असमान अशा निरनिराळ्या गोष्टी, प्रकार यांवर एक उत्कृष्ट निबंध रे. डॉ. स्टिव्हन्सन यानें लिहिला आहे.

**रानडेकोश**—( दि ट्रेन्टीएथ सेंचरी इंग्लिश मराठी डिक्शनरी ) कॅडीच्या कोशाला मागे टाकणारा हा कोश प्रो. एन्. बी. रानडे यांनीं १९०३-१९१६ या अवधीत सुमारे २००० शृंगार प्रसिध्द केला. या सुमारे १८ वर्षे चाललेल्या कामाला पाऊण लाख रुपयांपर्यंत खर्च आला. हिंदुस्थान व मुंबई सरकार, संस्थाने व धनिक यांच्याकडून मोठया देणग्या मिळाल्या होत्या म्हणून एका माणसान्यानें हें काम शक्य झालें. गेल्या ५० वर्षांतील पाश्चात्य वाङ्मयग्रंथ, शास्त्रीय ग्रंथ, कीडाग्रंथ व कायदा, वैयक, इंजिनिअरिंग यांतील विद्वान व मराठी भाषांपंडित व सुतार, लोहार इ. धंदवाले या सर्वांच्या साहाय्यानें हा कोश केला. ५ वर्षे हा अभ्यास केला. डॉ. मरे याचा इंग्रजी मोठा कोश हा मुख्य आधार. खेरीज साधे वाक्प्रचार व लॅटिन, वैयकाचे व्यापाराचे, शास्त्रीय परिभाषेचे, कायद्याचे, ऐतिहासिक, भाषाशास्त्रीय बंधारे निरनिराळ्या प्रकारचे कोश, लॅटिन व्याकरण इ. ग्रंथ आधार घेतले. तसेंच मोलस्वर्थकॅडी व शास्त्री ( यांचा महाराष्ट्र भाषेचा ) यांचे कोश आणि गेल्ल्या ५० वर्षांत निरनिराळ्या विषयांचीं प्रसिध्द झालेलीं मराठी पुस्तके व प्राचीन संस्कृत ( शास्त्रीय ) ग्रंथ घेतले. ह्यांत वाङ्मय, शास्त्र व इतर धंद्यांचेहि शब्द आहेत. मराठी शास्त्रीयपरिभाषा घेतली आहे; त्यासाठीं नागरी प्रचारिणी सभेच्या एतद्विषयक कोशांचे साहाय्य घेतलें आहे. इंग्रजी शब्दशास्त्राचा अभ्यास संपादकांनें केला होता. पदार्थविज्ञान व रसायन यांतले बहुतेक शब्द बडोद्याच्या कलाभुवनमध्यें रूढ असलेले घेतले आहेत. नाविक शब्द प्रत्यक्ष गोयांत, जाऊन मजुरांच्या तोंडचे, घेतले आहेत. इंग्रजी खेळांतील शब्दांना एक संस्कृत व एक मराठी असे प्रतिशब्द दिले आहेत.

**फारसी**—मराठ्यांच्या अमदानीत कांहीं फारसी कोशवजा यावा कशा हाताशी असत हे मागें सांगितलेच आहे पण ब्रिटिश अमदानीत फारसीचा मराठीत कोश करण्यास कोण सरसावणार ? पण आनंदाची गोष्ट ही की खासगी एकट्याच्या प्रयत्नांनै एक फारसी-मराठी कोश पुस्तकाच तयार झाला आहे. प्रो. माधव त्र्यंबक पदवर्धन यांनी भारत इ. सं. मंडळाच्या साहाय्याने शके १८४७ त हा फारसी-मराठी कोश प्रसिद्ध केला. याला अवतरणांसाठी आधार म्हणून बहुतेक मराठीतील ऐतिहासिक लिखाण घेऊन हा इतिहासवाचनाला-किंबहुना संशोधनाला-उपयुक्त असा कोश तयार केला आहे. यांत फारसी, अरबी, तुर्की, शब्दांचे मराठी उच्चार दिले आहेत. ऐतिहासिक साधनांतील अवतरणे व त्यांची ठिकाणेहि दिली आहेत. शेवटी फारसी-अरबी शब्दांचे मूळ फारसी अक्षरांत दिले आहे. दंतताल्ल्य अक्षरांच्याखाली उच्चाराच्या सोयीसाठी टिब दिले आहे. शब्दाची व्युत्पत्ति दिलेली आहे. उपोद्धातांत फारशीचा मराठीवर झालेला निरनिराळ्या रूपांचा परिणाम दिला आहे. त्यांत फारशीतून मराठीत आलेले व्याकरणविशेष व शब्दसिद्धि हीं दोन टिपणं म्हत्वाचीं आहेत. एकंदरीत मराठी वाङ्मयाभ्यासाला हा कोश फार उपयुक्त आहे. तेव्हां या कोशाची भर मराठीत म्हत्वाची समजण्यास हरकत नाही. वाडांच्या सवाईमाधवरावाच्या रोजनिशीस ( भाग ४ ) शेवटी एक फारसी शब्दांची साथे यादी जोडलेली आहे.

**बंगाली**—अर्वाचीन कथात्मक गद्य वाङ्मयांत बंगालीच्या मराठीत भाषांतर-रूपांतर पावलेल्या ग्रंथांचा बराच समावेश झालेला आहे. बंगालीचा अभ्यास बरेच महाराष्ट्रीय लेखक करू लागले आहेत. त्यामुळे बंगाली-मराठी कोशाची गरज भासणे साहजिक होते. ती गरज भागविण्याचे पहिले श्रेय श्री. वा. गो. आपटे यांना आहे. यांचा 'बंगाली-मराठी कोश' हा लहानसाच कोश असून तो शके १८४७ त प्रसिद्ध झाला. मराठीतल्या प्रमाणेच बंगालीत संस्कृतचा भरण जास्त आहे. तेव्हां तत्सम, तद्भव शब्द यांत आहेत. बंगाली वाक्प्रचार दिले आहेत. प्रथम बंगाली शब्द देवनागरीत, मग व्याकरण, नंतर अर्थ असा क्रम आहे. भिन्न अर्थाने आलेले संस्कृत शब्द दिले आहेत; मूळ अर्थाने आलेले दिले नाहीत.

**कानडी**—कानडी व मराठी भाषा जवळजवळ असल्याने एका भाषेसंबंधीचे ज्ञान दुसऱ्या भाषेत सांपरणे साहजिक आहे. तेव्हां कानडी शब्दांचा अर्थ सांगितणे कांहीं लहान ग्रंथ आढळण शक्य आहे. तसाच पुढील मराठी कानडी कोशा ( मराठी व कानडी भाषेचे परिज्ञान )—कर्ता नारायण मोरेश्वर सप्रे ( १३०० फसली साल ). हा एक लहान ग्रंथ आहे. यांत नेहमी प्रचारांत येणारे कानडी शब्द दिले आहेत. देवनागरी मूळाक्षरें व लिपी देऊन तिच्याखाली कानडी दिली आहे. प्रथम मराठी व त्याच्यापुढे तद्वचाचक कानडी शब्द, दोन्ही देवनागरीत दिले आहेत. जात, धंदा, आस, अवयव, जनावरें, पक्षी, कीटक, वृक्ष-वेली, भाज्या, फळे, धान्य, रसपदार्थ, रंग, किराणामाल, इमारत, भांडी, लंकडी सामान, हत्यारें, भोजन पदार्थ, वार्षे, दागिने, वस्त्रे, कापड, व्यंगं, शेतकी, धातू व नाणी, कुंभारी सामान, चांभारी सामान, खेळ, रोग, वजन-मापे, स्टेशनरी सामान, किरकोळ क्रियापदे इ. संघृहीत केली आहेत.

**पोर्तुगीज**—मराठीची पोर्टभाषा गोमंतकी (कोंकणी) हिचा संबंध पोर्तुगीज भाषेशी असल्याने असे कोश तयार होणे कमप्राप्तच आहे. 'महाराष्ट्र-पोर्तुगेझ कोश' ( १८७९ ) संपादक सूर्याजी आनंदराव राजादिक्ष दळवी ( नवीन गोवा ), हा मोल-स्वधेच्या मराठी-इंग्रजी कोशाबरोबरच मराठी-पोर्तुगीज कोश करावा या उद्देशाने संपादकाने हाती घेतला. त्याचे काम १५ वर्षे चालले होते. धातुसाधित नामे, गंध्यांतील प्रामस्थांचे व्यवहारीपयोगी शब्द, तसेच प्राममंडळांच्या व्यवहारीपयोगीतील शब्द, एकूण शब्दसंख्या ५४००० होईल असा अंदाज होता. हा कोश गोवें सरकारच्या खर्चाने छापला आहे. पण हा पुरा झाला नसून फक्त 'अ-थ' पर्यंतचा भाग काय तो प्रसिद्ध झाला आहे.

**कोंकणी पोर्तुगीज कोश** ( १८९३ )—दालगादोकून. याचा प्रथम देवनागरीत कोंकणी शब्द, मग व्याकरण व पोर्तुगीजमध्ये अर्थ, शेवटी व्युत्पत्ति असा क्रम आहे. यांत सुमारे १९०० शब्द आहेत. उपलब्ध कोंकणी कोशांत हाच मोठा आहे.

**हिंदी**—हिंदी ही राष्ट्रभाषा होऊं पहात असल्याने ती भाषा शिकण्याची पुष्कळांना जरूरी भासते. कांहीं शाळांतून ही भाषा आवश्यक म्हणून शिकविली जाते. पण हिंदी-मराठी मोठा कोश अद्याप व्हावयाचा आहे. पुढील एव लहान कोश पुस्तकाच तयार झाला आहे. 'हिंदी मराठी कोश' नारायण तंमाजी कातगडे उर्फ पुंडलिक यांनी १९२८ त हा तयार केला व तो अजमीर सस्तासाहित्यमंडळाने प्रसिद्ध केला. हा कामचलाऊ कोश म्हणून बरा आहे.

**गुजराती-मराठी**—गुजराथी-मराठी किंवा मराठी-गुजराथी असा कोश अद्यापि तयार झालेला नाही. मुंबईसारख्या शहरांत या दोन्ही भाषा शेजारी शेजारी आज इतक्या दिवस रहात असतां असे कोश तयार झाले नाहीत हे आश्चर्य होय; पण या दोन्ही भाषा परस्परांस शिकण्यास फार सुलभ असल्यामुळे व इंग्रजी या भाषेच्या सामान्य माध्यमासुळे कदाचित् असा प्रकार घडला असावा. हीच गोष्ट इतर देशी भाषांच्या बाबतीतहि लागू आहे. यांखेरीज इतर भाषांच्या मराठी द्वैभाषिक कोशासंबंधी विवेचन स्थलाभावीं टाळले आहे.

**विशिष्ट प्रकारचे मराठी कोश**—कोशांचे कसे कसे प्रकार असतात हे सांगून पाश्चात्य कोशांचीं कांहीं उदाहरणे पूर्वी दिली आहेत. तसेच कांहीं प्रकार मराठीतहि आढळतात.

**सर्व विषयांचे विश्वकोश**—एन्सायक्लोपीडियाप्रमाणे एकंदर सर्वच विषयांची थोडोफार माहिती देणारे कोश मराठीत महाराष्ट्रीय ज्ञानकोशापूर्वी जरी झालेले नव्हते तरी ते करण्याचा प्रयत्न चालू होता. १८७८ साली जनार्दन हरि आटल्ये यांनी 'विद्यामाला' नांवाचा विश्वकोश छापण्यास सुरुवात केली होती. पण त्याची मजल २०० पृष्ठांपुढे गेली नाही. बडोद्याचे सांबारे यांनीहि 'विद्याकल्पतरु' रचण्यास हाती घेतला पण हाहि प्रयत्न सिद्धीस गेला नाही. फक्त 'महाराष्ट्रीय ज्ञानकोश' हा २३ भागांचा व सुमारे ११००० पृष्ठांचा विश्वकोश १९२८ त पुरा झाला.

**धातु-व्युत्पत्तिकोश**—या क्षेत्रांत मराठीचा पहिला प्रयत्न म्हणजे 'विग्रहकोश' होय. हा वेदशास्त्रसंपन्न गोपाल-शास्त्री घटि यांनी रचिला ( १८६७ ). हा शिळाछापाचा आहे. यांत अमरकोशातील शब्दांचा विग्रह देऊन त्याची मराठीत फोड केली आहे. उदा. 'नगरं-नगाः संत्यस्मिन्निति नगरं=नानाविध वृक्ष आहेत जाचे ठायीं तें.' 'दुकूलं-दुष्टं कुलतीति दुकूलं=दुष्ट शरीरावयवांचे आच्छादन करितें जें तें'. विग्रहानंतर धातु दिला असून पुढे शब्दार्थ मराठीत सांगितला आहे. यांतील बरेच विग्रह पटणार नाहीत हे खरें पण प्रयत्न प्रशंसनीय आहे. यापूर्वी दोन वर्षे विष्णु परशुराम पंडित यांनी 'संस्कृत आणि महाराष्ट्र धातुकोश' तयार केला होता. यांत संस्कृत धातूंचा सांगोपांग विचार आहे. असेच दुसरे पुस्तक जनार्दन हरि आटल्ये व विनायकशास्त्री आगारे यांचे 'शब्दसिद्धिनिबंध' होय. हे १८७५ त मुंबईसरकारच्या विद्याखात्याने प्रसिद्ध केले. यांत 'प्राकृत भाषेत ज्यांचीं वारंवार रूपे येतात असे संस्कृत धातू ७७३ घेतले आहेत.' १८७८ साली प्रभाकर रामचंद्र पंडित यांनी 'अपभ्रंशद्वन्द्विका' हे पुस्तक लिहून मराठी व्युत्पत्तिशास्त्रांत चांगली भर टाकली. यामध्ये शब्द अपभ्रंश कसा होतो याबद्दल नियम देऊन संस्कृत, फारसी इ. शब्दांपासून मराठीत अपभ्रंश शब्द कसे आले आहेत याची अकारविल्हाने यादी दिली आहे. यावर निबंधमालेत विस्तृत टीका आली आहे.

**व्युत्पत्तिप्रदीप** ( आठ. ७ वी, १९०८ )—संपादक गोविंद शंकर बापट. मराठी भाषेतील संस्कृतपासून निघालेल्या शब्दांची व्युत्पत्ति यांत सांगितली आहे. प्रस्तावनेत व्याकरणविषयक नियम दिले आहेत. तमेंच धातूस लागणारे उपसर्ग दिले आहेत. अरबी व फारसी शब्दांची यादी शेवटी जोडली आहे. तत्सम, तद्भव रूपापभ्रंश वर्गरेच्या व्याख्या व उदाहरणे दिली आहेत. शब्दावरील व्याकरणविषयक विशेष अर्थाच्या टीपा खाली दिल्या आहेत. देशी नाममालेतील व संस्कृत नाटकांच्या बाल-भाषेतील शब्दांची यादी एका स्वतंत्र परिशिष्टांत दिली आहे. संस्कृत, झेंद, ग्रीक, लॅटिन या भाषांत समान उच्चाराने व एकाशेवाचक ( थोड्या फार फरकाने ) जे शब्द आहेत त्यांचे एक कोष्टक दिले आहे; शेवटीं सवे शब्दांची सुची दिली आहे. याप्रमाणे हा छोटासा व्युत्पत्तिकोश सर्वांगपरिपूर्ण म्हणतां येईल. श्री. य. ग. फके यांनी 'व्युत्पत्तिदीपिका' नांवाचे शालोप-योगी जें पुस्तक केले आहे तें शिक्षकांना अत्यंत उपयुक्त वाटेल. कै. वि. का. राजवाडे यांनी एक 'मराठी धातुकोश' कच्च्या स्वरूपांत तयार करून ठेवला असून तो छुळेकरांजवळ आहे. त्यांत सुमारे २००० मराठी धातूंची व्युत्पत्ति लावण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत कोशाला तो जोडण्याची परवानगी छुळेकरांनी दिली नाही, तेव्हां आतां तो कधी बाहेर पडेल तो पडो ! आमच्या पाहण्यांत ज्या या कोशाच्या पत्रिका आल्या त्यांत फक्त पूर्व तयारी केली असून संपादकीय टिपणें लिहावयाचे काम व्हावयाचे राहिले आहे.

**विशिष्ट शब्द-म्हणी-वाकप्रचार-यांचे कोश**—असे लहान सहान कोश अनेक तयार होतात व त्यांचा कांहीं वेळां चांगला उपयोगहि असतो. विशेषतः लेखकांना त्वरित समानार्थक शब्द पाहण्यास किंवा कांहीं संख्यावाचक शब्दांतील अवयवार्थांची फोड ( उदा. पंचप्राण, षट्कर्में, इ. ) होण्यास ते उपयोगी पडतात. असा पहिला प्रयत्न बाबापदमनजींनी १८६० त 'शब्दरत्नावली' रचून केला. यांत मोलस्वर्थ-कॅडी यांच्या मराठी-इंग्रजी व इंग्रजी-मराठी कोशांतील निवडक शब्द उतरून घेतले आहेत. या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागांत मोलस्वर्थ कोशांतील कित्येक चमत्कारिक, पारिभाषिक, व ज्यांच्या पोटांत बहुत उगविषय किंवा व्याख्या आहेत असे कांहीं शब्द निवडून घेतले आहेत. व दुसऱ्या भागांत कॅडीकृत कोशांतील ज्या महाराष्ट्रशब्दास बहुत उपशब्द आहेत ते त्या शब्दासहित निवडून घेतले आहेत. थोडक्यांत हा रॉजेटच्या थेसोरससारखा एक लहान कोश आहे. रॉजेटच्या कोशावरहुकूम तयार करण्यांत येणारा 'राजकोश' दोन भाग निघून संपादक श्री. अनंत सीताराम काळेले यांच्या मृत्युमुळे बंद पडला ( १९३० ). वाकप्रचार-म्हणीचे कोश बरेच आहेत. 'मराठी भाषेतील म्हणी रत्नमाला' ( सोळंकर ), 'मराठी म्हणींचा कोश' ( दशापांडे-तारळेकर ), 'मराठी व्यवहारांतील म्हणी' ( छत्रे ), 'मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी' ( वा. गो. आपटे ), 'मराठी वाकप्रचार व म्हणी' ( वि. वा. भिंडे ), इ. बरीच पुस्तके म्हणीसंबंधी आहेत. कै. मंनवरिंगने मराठी म्हणींचे इंग्रजी भाषांतर केले आहे ( १८९९ ). त्यांत म्हणींचे वेगवेगळ्या-धंदे, शरीरावयव इ. विषयानुसार वर्गीकरण केले आहे; हे पुस्तक विशेष महत्त्वाचे वाटेल. सदाशिव विश्वनाथ यांचे 'सर्व देशांतील निवडक म्हणी' देणारे एक पुस्तक आहे. रघुनाथ देवजी मुळे यांचा 'हिंदुस्थानांतील संख्यावाचक दुर्बोध कोश' हाहि या विशिष्ट सदरांत येईल.

**चरित्र व ऐतिहासिक कोश**—रघुनाथ भास्कर गोडबोले या मराठीतील धुंधर लेखकाने 'भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश' व 'भरतखंडाचा अर्वाचीन कोश' हे दोन मोठे कोश रचून चरित्रपर कोशांचा चांगला पाया घातला. या कोशांतील कांहीं माहिती चमत्कारिक व चुकीची वाटली तरी विशेषतः पुराणांतील व्यक्तींची एकत्रित माहिती पाहण्याच्या कार्यां त्यांचा फार उपयोग होतो; म्हणूनच पहिल्या कोशाची दुसरी आवृत्ति काठणें चित्रशाळेला जखरीचे वाटले. या कोशांच्या

धर्तीवरच पण वैदिक व्यक्तींची जास्त माहिती घालून विधानिधि चित्रावशास्त्री यांनी चरित्रकोश (भाग १) नुक्ताच प्रसिध्द केला. साहित्यसेवकांचीं चरित्रे देणारे कोशहि तयार होत आहेत (गं. दे. खानोलकरकृत 'अर्वाचीन वाङ्मयसेवक'). तथापि अनेक क्षेत्रांतून काम केलेल्या व कर्णाट्या थोर व्यक्तींचीं चरित्रे संगृहीत करणारे कोश अद्याप व्हावयाचेच आहेत. इतिहासाचे विविध मराठी साहित्य अभ्यासतांना जे अनेक अरबी, फारसी, परकीय, सांकेतिक इ. शब्द येतात त्यांचे अर्थ देणारा 'फार्सी-मराठी कोशा' पेक्षा व्यापक असा कोश महाराष्ट्र शब्दकोशाचे एक संपादक श्री. आबा चांदोरकर यांनी लिहून तयार केला आहे. पण तो अप्रसिध्द आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्र शब्दकोशाच्या कामी केलेला आहे.

**शास्त्रीय व पारिभाषिक कोशा**—आपल्याकडे भौतिक शास्त्रांवरचे वाङ्मय विपुल नसल्याने त्यावरचे कोशहि फार अल्प असणार. वनस्पतीसारख्या काही थोड्या शास्त्रांवरचे व काही शास्त्रीय परिभाषेचे कोश आढळतात. उदा. मेजर कार्तीकर यांचा छोट्या वनस्पतिकोश (संस्कृत-मराठी), वनस्पतिवैद्यक कोश, सयाजी वैज्ञानिक शब्दसंग्रह, विद्युत्कोश, महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या काही याद्या, इ. शास्त्रीय ग्रंथांच्या शेवटी किंवा आरंभी बहुधा परिभाषा दिलेली असते. राज-व्यवहारशास्त्रांतील जुना परिभाषाकोश म्हणजे शके १५९६-९७ मध्ये रघुनाथ पंडितांने शिवाजीच्या सांगण्यावरून रचिलेला 'राज्यव्यवहारकोश' होय. यांत शिवकालीन रूढ दरबारी मुसलमानी शब्दांना जुने संस्कृत प्रतिशब्द दिलेले आहेत. रचना अमर-कोशाच्या धर्तीवर वर्णवार आहे. राज, कार्यस्थान, भोग्य, शस्त्र, चतुरंग, सामंत, दुर्ग, लेखन, जनपद व पण्य असे शब्दांचे दहा वर्ग पाडिले आहेत. असा अर्वाचीन व मोठ्या प्रमाणावर प्रयत्न बडोदे सरकारने 'श्री सयाजीशासनशब्दकल्पतरु' हा राज-व्यवहारातील शब्दांना अनेक भाषांतील प्रतिशब्द सुचवून त्यांतून उत्कृष्ट सर्वमान्य शब्द निवडण्याला मदत होईल अशा रीतीने तयार केला आहे (१९३१). यासंबंधी उद्दिष्ट पूर्वी आलाच आहे. हा उपयोगांत आणल्याने बरंच परकीय शब्द-आज जे निरुपाय म्हणून वापराचे लागतात ते-जातील व भाषा शुद्ध होईल.

**सूची-कोशा**—सूचीग्रंथ हे एकप्रकारचे कोशच होत. कारण कोशाप्रमाणे त्यांचा उपयोग सुलभसंदर्भाला होत असतो. अशा सूचीत महाराष्ट्रीय ज्ञानकोशमंडळाकरितां रा. यशवंत रामकृष्ण दाते यांनी संपादन केलेली 'महाराष्ट्रीय वाङ्मयसूची' पहिल्या दर्जाची ठरेल. १८१० ते १९१६ पर्यंतच्या दोमरवर्षातील प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची व सुमारे १००-१२५ महत्त्वाच्या मासिकांतील लेखांची यांत नोंद आहे. एवढा मोठा साहित्यावरचा सूचिग्रंथ इतर कोणत्याहि भारतीय भाषांत नाही; ही मराठी भाषेला भूषणावह अशी गोष्ट आहे. बालकृष्ण बाबाजी करकर व गोपाळ बालकृष्ण वैद्य यांनी १८९६ त केलेला 'स्थलनामकोश' हा भौगोलिक स्थळांची माहिती होण्याला फार उपयोगी आहे. यांत पृथ्वीवरील बहुतेक मोठी शहरे, नद्या, पर्वत, बंदरे इ. उल्लेखित असून हिट्टुस्थान आणि सुवेई इलाखा यांतील अधिक स्थळांची माहिती आहे. पण नकाशांच्या पुस्तकांच्या शेवटी असलेल्या सूचीप्रमाणे हा कोश वाटतो. कै. गो. का. चांदोरकर यांनी राजवाडेखंड १-८, १०-१२, १५-१९, यांतील स्थळांच्या उल्लेखांची एक स्थलसूची केलेली आहे. या ऐतिहासिक साधनापुरती ती पुरी आहे. पण आजचे सर्व ऐतिहासिक लिखाण पाहतां ती फार अपुरी वाटेल. तेव्हां सर्व उपलब्ध ऐतिहासिक ग्रंथांतील स्थळांची सूची तयार होण्याची फार जरूरी भासते. याच गो. का. चांदोरकरांनी संपादन केलेली संतकविकाव्यसूची ही संतकविवाङ्मयग्रंथांची एक उत्तम निदेशिका आहे. या सूचीत सुद्धि व अमुद्धि अनेक मराठी कवींच्या काव्यांचा निदेश केलेला असून काही कवींची परंपराहि दिलेली आहे त्यामुळे विशिष्ट काव्याचा कर्ता किंवा विशिष्ट कवीचे ग्रंथ व ग्रंथकारांचा परस्परसंबंध ही शोधून पाहण्यास हे सुलभ साधन झाले आहे.

**भारतीय व भारतीयेतर भाषांचे कोशा**—याप्रमाणे मराठी भाषेत आढळणाऱ्या कोशांचे थोडक्यांत समालोचन केले आहे. यापेक्षा विस्तृत विवेचनास स्थलावकाश नाही. आतां आपणांस परिचित अशा भारतीय व भारतीयेतर भाषांच्या कोशांचे विहंगमावलोकन करूं. त्यांत आपल्या निकटच्या भाषा म्हणजे गुजराथी व कानडी या होत म्हणून त्यांस आद्यस्थान देऊं.

**गुजराथी कोशा**—मराठी भाषेच्या निकटच्या आणि स्वसृष्ट्यांनी असलेल्या गुजराथी भाषेतील कोशावाङ्मयाकडे आपण जर दृष्टिक्षेप केला तर आपणांस थोडासा तुलनात्मक व उद्बोधक विचार करतां येईल. इंग्रजी अमदादानीमध्ये देशी भाषांच्या अभ्यासामध्ये प्रगति होऊं लागली, तेव्हां गुजराथी कोशा तयार होऊं लागले. कवि नर्मदाशंकर यानें १८५१ मध्ये गुजराथी कोशा (नर्मकोशा) रचण्याचें काम हातीं घेतलें आणि १२ वर्षांत एकट्यानें तें पूर्ण केलें. ह्या कोशास जॉन्सनच्या कोशाप्रमाणें महत्त्व देण्यांत येतें. यानेंच १८७० मध्ये 'कथाकोश' नांवाचा एक कोश रचला होता; तो सध्यां (१९३२ सालीं) बॅ. देरासरी यांचा 'पौराणिक कथाकोश' पांच भागामध्ये प्रसिद्ध होईपर्यंत महाभारत, रामायण आणि पुराणें यांतील व्यक्तींची माहिती देण्याच्या कामी आधारभूत समजला जात असे. यानंतर आपणास निरनिराळ्या वेळीं पुढे दिल्याप्रमाणें कोशा प्रसिध्द झालेले आढळतात:- रा. व. छोटालाल सेवकरामकृत 'गुजराथी शब्दमूलदर्शक कोशा'. (इ. स. १८७९); यामध्ये शब्दांची व्युत्पत्ति दिलेली आहे. रा. प्रभाकर रामचंद्रशास्त्रीकृत 'अप्रपञ्च शब्दप्रकाश'. (इ. स. १८८०); रा. स. लड्डुभाई प्राणवल्लभदास पारेख-कृत 'शब्दार्थभेद'. (१८९१); दलाल विठ्ठल राजारामकृत 'गुजराती शब्दार्थसिंधु'; रा. व. गोविंदभाई देसाईकृत 'प्रांतिक शब्दसंग्रह'; भोगीलाल मिश्राभाई गांधीकृत 'रूढीप्रयोगकोशा'; कवि हिराचंद कद्वानजीकृत 'कोशावली'; इ. कोशा निरनिराळ्या उद्देशानें रचलेले आढळतात.



गुजराथ व्हर्नाक्युलर सोसायटीने 'गुजरातीभाषानो कोश' आरंभिलेला असुन 'अभर' पर्यंतचा भाग प्रसिद्ध झाला आहे, परंतु तो बऱ्याच अंशी अपूर्ण आहे. पटेल खुशालदास याने 'गुजराथी शब्दकोश' नांवाचा एक कोश रचला आहे. जीवनलाल अमरशी मेहेताकृत 'शब्दार्थचिंतामणी' (१९२५) हा एकंदरीत बरा कोश आहे. गुजराथ विद्यापीठांने केलेला 'साथे गुजराथी कोश' (१९३०) हा ह्या दिशेने केलेला एक शास्त्रशुद्ध प्रयत्न आहे. परंतु त्यांत शब्दसिद्धि, व्युत्पत्ति इ. बाबतीत न्यूनता आहे. गुजराथ व्हर्नाक्युलर सोसायटीने अमीर मिथ्या शरकी यांचकडून 'गुजराती-फारसी-अरबी' कोश दोन भागांत तयार केला आहे.

सांप्रत गोंडळ राज्यातर्फे 'गोमंडळ कोश' या नांवाचा एक मोठा कोश तयार करण्याचे काम चालू आहे. यामध्ये शब्दांचे व्याकरण, व्युत्पत्ति, अवतरणे वगैरे यावयाची आहेत.

'संस्कृत-गुजराथी' कोशामध्ये सवाईलाल छोटालाल बारा यांचा 'शब्दार्थचिंतामणी' (१९०५), तसाच गिरिजा-शंकरशास्त्रीकृत 'संस्कृत गुजराथी शब्दादर्श' (१९३०) हे दोन कोश नमूद करण्यासारखे आहेत. पंडित गणेशदत्त शर्मा याने 'गुजराथी-हिंदी शब्दकोश' तयार केला आहे. 'गुजराथी-इंग्रजी' कोशामध्ये वेलसर यांचा (सुमारे १९००) कोश महत्त्वाचा आहे. भगुभाई फत्तंचंद करभारी यांनीहि एक 'गुजराथी-इंग्रजी' कोश रचलेला आहे; याचीच संशोधित नवीन आवृत्ति भाजुसुखराम व अरतराम मेहेता यानी १९२५ त प्रसिद्ध केली आहे. 'इंग्रजी-गुजराथी' कोशामध्ये दि. व. अंबालाल साकरलाल देसाई यांचा कोश शिष्ट यांनी तयार झाला जातो. त्यापूर्वी राणीना यांचा एक कोश प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर व्यास व पटेल यांनीहि एक 'इंग्रजी-गुजराथी' कोश प्रसिद्ध केला आहे.

विश्वनाथ मगनलाल भट्ट यांनी गुजराथ व्हर्नाक्युलर सोसायटीकरता एक पारिभाषिक शब्दांचा कोश दोन भागांत प्रसिद्ध केला आहे. टक्कर देवजी गोवर्धनदास यांनी एक 'गुजराथी-बंगाली' कोश (१९२८) तयार केला आहे. करीमअल्ली नानजी यांनी एक 'कच्छी-गुजराथी-इंग्रजी' भाषेचा कोश रचला आहे.

वैद्य बाप्पालाल गर्बेडदास यांनी 'निष्पट्ट आदर्श' या नांवाचा दोन भागांमध्ये एक 'वनस्पतिकोश' रचला आहे.

अद्यापपर्यंत 'गुजराथी-मराठी' अगर 'मराठी-गुजराथी' शब्दकोश तयार करण्याकडे कोणी लक्ष दिलेले आढळत नाही. तसेच 'हिंदी-गुजराथी' अगर 'गुजराथी-बंगाली' शब्दकोश तयार व्हावयाचे आहेत. निरनिराळ्या प्रांतांतील परस्परे दळणवळण जसजसे वाढत जाईल तसतसे देशी भाषांमधील कोश तयार होत जातील.

**कानडी**—शब्दस्मृति-नागवर्माकृत (१२ वे शतक), कानडी पद्यात्मक व्याकरणग्रंथ; वस्तुकोश-नागवर्माकृत (१२ वे शतक) संस्कृत कानडी कोश, यांत अमरकोशाचा उल्लेख आहे; शब्दमणिदर्पण-केशिराजकृत (१३ वे शतक), हा प्रमाणभूत व्याकरणग्रंथ आहे, हा डॉ. किटेलने १८७२ त प्रसिद्ध केला; कर्णाटक शब्दानुशासनम्-भट्टाकलेकंदवकृत (१६०४), हा संस्कृत ग्रंथ कानडी व्याकरणावर आहे. यांत ५९२ सूत्रे असून त्यांना धृति व व्याख्या संस्कृतांतच जोडिल्या आहेत, यांत प्रमुख कानडी लेखकांचे उतारे व त्यांचे उल्लेख आहेत; कविकंठाहार (१६१०)-समानार्थक शब्दांचा छंदोबोध कोशग्रंथ; अमरकोशाव्याख्यान-नाचिराचिकृत (१३ वे शतक), अमरकोशावरील एक टीकाग्रंथ; कर्नाटक शब्दसार (१३५०), १४१६ शब्दांचा पद्यकोश; अभिनव-निघंटु (१३९८)-अभिनवमंगराजकृत, संस्कृत शब्दांचा कानडीत अर्थ; चतुरास्यनिघंटु (१३५०)-बोम्मरसकृत, समानार्थक शब्द १३० खंडांत दिले आहेत; कविवर कैंपिडी (१४६०)-लिंगकृत, ९९ पद्यांतील समानार्थक शब्दकोश. कर्नाटक शब्द-मंजरी (१४८०)-तोडट आयेंकृत, तदभव व कानडी शब्दांचा कोश; कर्नाटक संजीवन (१६ वे शतक)-शब्दकोश; नानार्थरत्नाकर-देवोत्तमकृत, संस्कृत पद्यमय शब्दकोश; रेव्ह. रीव्ह-इंग्लिश कर्नाटक व कर्नाटक इंग्लिश कोश, मद्रास, १८२४-३२, दुसरी आवृत्ति १८५८; रेव्ह. किटेल-कन्नड इंग्लिश डिक्शनरी, मंगळूर, १८९४, हाच कोश आज प्रमाण समजला जातो. यांत संस्कृत (तदभव) व प्राविडी असे शब्द वेगळे दाखविलेले आहेत.

**हिंदी**—अडम-हिंदी डिक्शनरी, कलकत्ता; नागरीप्रचारिणी सभा-हिंदी शब्दसागर, ६ भाग (बनारस १९२८); थॉमसन (दिल्ली, १८४६); मथुराप्रसाद मिश्र-इंग्रजी, लुधे व हिंदी (बनारस, १८६५). **हिंदुस्थानी**—टेल्र-हिंदुस्थानी-इंग्रजी कोश २ भाग (कलकत्ता, १८०८); शेक्सपीयर-आवृ. २, (१८२०); डॅकन फोर्ब्स-आवृ. २, (लंडन १८५७); फेलन, बनारस १८७६. **सिंधी**—ईस्टविक-मुंबई, १८४३; कॅ. स्टॅक-मुंबई, १८५५.

**पंजाबी**—स्टार्की, १८५०; लुधियाना मिशन-लुधियाना, १८५४-६०. **काश्मिरी**—एल्मस्लाय-लंडन, १८७२. **पुस्त**—डॉर्न-सेटपीटर्सबर्ग, १८४५; रॅव्हर्टी-लंडन, १८६०, १८६७.

**बंगाली**—डॉ. केरी-बंगाली भाषेचा कोश, (१८१५-२५); फॉर्स्टर-बंगाली कोश, कलकत्ता, १७९९-१८०२; रोझारियो-१८३७; रेव्ह. कृष्णमोहन बानर्जी-बंगाली ज्ञानकोश-विद्याकल्पद्रुम १३ भाग, सुरवात १८४६; सुबलचंद्रमिश्र-बंगाली-बंगाली कोश, कलकत्ता १९०९; आदिया-शब्दबुधि, कलकत्ता, १८५४; वा. गो. आपटे, बंगाली-मराठी कोश, शके १८४७. **पाली**—मोगलन थेरो (१२ वे शतक) कृत अभिधानल्पदीपिका, कोलंबोप्रत, १८६५; क्लौ-कोलंबो १८२४; चाइल्ड्स-लंडन, १८७२-७५. **भूतानी**—श्रोटर-श्रीरामपुर, १८२६. **आसामी**—मिसेस कटर-सद्पुर, १८४०; ब्रॉन्सन-लंडन, १८७६,

६१७ पानें. **उरिया**—मोहनप्रसाद ठाकूर, श्रीरामपुर, १८११; सटन—कटक, १८४१-४८ (३ भाग). **खासिया**—रॉबर्ट्स—कलकत्ता, १८७५.

**मल्याळी**—बेली—कोट्टयम, १८४६; गुंडर्ट—मंगळूर, १८७१. **तामिळ**—रेव्ह. पर्सिव्हल्लेन ईंप्रजी—तामिळ कोश केला आहे (१९००); शूळामणि निगंडु—मंडलपुरुषकृत (इ. स. ८७५ चा सुमार), डॉ. रोटलर—डिक्शनरी ऑफ दि तामिळ अँड इंग्लिश लॅंग्वेज, १८३४, मद्रास. जाफना बुक सोसायटी—जाफना, १८४२, ५८५०० शब्द; विन्सलो—मद्रास, १८६२, ९९२ पानें, ६७४५२ शब्द. **तुळू**—रेव्ह. मॅनर—तुळू इंग्लिश डिक्शनरी, १८८६ मंगळूर. **तेलगू**—आंध्रप्रबन्धचिंतामणि (११ वें शतक)—नन्नायभट्टकृत, तेलगू भाषेचें संस्कृत व्याकरण; आंध्रनामसंग्रह—लक्ष्मणकविकृत, तेलगू शब्दकोश. यांत बहुतेक तेलगू शब्द दिले आहेत. कॅंपबेल—डिक्शनरी ऑफ दि तेलगू लॅंग्वेज, १८२१, मद्रास; ब्राऊन—तेलगू—इंग्लिश डिक्शनरी, १८५२, मद्रास.

**ठगी**—स्लीमन, कलकत्ता, १८३०, ६८० रामोशी शब्द. **जिप्सी**—पसपती—कॉस्टंटिनोपल, १८७०; स्मार्ट आणि कॉफ्टन—लंडन, १८७५.

**आशिया खंड—सिंहली**—क्लौ—सिंहली—इंग्लिश डिक्शनरी, कोलंबो, १८२१, १८८२. **इंडोचिनी**—लेडन—ब्रह्मी, मलायी व थई भाषांचा तौलनिक शब्दसंग्रह, श्रीरामपुर, १८१०. **आनामी**—कॅथोलिक मिशनर्यांनी सर्व पौरस्त्य भाषांत या भाषेचा विशेष अभ्यास केला. न्होडस—(पोर्तुगीज आणि लॅटिन) रोमाई (१६५१). या पाद्याचा कोश आज अपुरा वाटला तरी फार महत्त्वाचा आहे. याची लिपि लॅटिन आहे यानंतर बरेच चांगले कोश झाले उ. पॉथियर (चिनी, आनामी, फ्रें. लॅ.)—पॅरिस, १८६७. **ब्रह्मी**—जुडसन—रंगून, १८६६, २ भाग, ९६८ पानें. ब्रह्मी प्रदेशांतील काहीं भाषांचा तौलनिक शब्दसंग्रह; डॉ. बुचॅनन—एशियाटिक रिसर्च व्हा. ५; फिनेची पॉकेट डिक्शनरी, १९१७. **कांबोज**—आयमोनियर—सायगांव, १८७४. **करेण**—सौ—कौ—दू (करेण) टव्हाय, १८४७. **मलाया**—डेव्हिड हीक्स याने मल्यु—डच कोश प्रथम केला. याचें लॅटिन भाषांतर १६३१ त झालें. या भाषेचे कोश लॅटिन, डच, इंग्लिश व फ्रेंच भाषेत असून सर्वांत जास्त कोश डच आहेत. **मलाया द्वीपसमूहांतील भाषा**—बटक, बुगिस, डाइक, जाव्हानीज, मकासर, सुंदा, फोमोसा या भाषांचे कोश युरोपियनांनी केलेले असून ते बहुतेक डच आहेत.

**हीब्रू**—हीब्रू कोशासंबंधी स्थानिक भाषेत प्रयत्न नवव्या शतकापासून चालू आहेत. इबनसरकून दहाव्या शतकांत लिहिलेला मोठा कोश १८५५ त एडिंबरो येथे फिदलिपोवस्कीने छापला. काहीं जुने कोश होते पण ते उपलब्ध नाहीत. लॅटिन, ईंप्रजी, डच इ. भाषांतून हीब्रू कोश आहेत. **खाल्डी**, **असुरी**, **समारिटन**, **सिरिअक**—या भाषांचे कोश प्रसिद्ध झालेले आहेत. सिरिअक भाषेचा कोश फार जुना म्हणजे जोशुआ विन अली यानें ८८५ च्या सुमारास केला. हाफमनने याचा काहीं भाग छापला आहे (१८७४). ब्रिटिश म्युझियममध्ये एलिआस शिनया याचा सिरियाक—अरबी कोश १००९ मध्ये लिहिलेला ठेविला आहे. याचें लॅटिन भाषांतर १६३६ त रोम येथे प्रसिद्ध झालें. **अरबी**—अरबांनी केलेले आपले कोश पुष्कळ आणि फार मोठे आहेत. लेन आपल्या अरबी—इंग्लिश कोशांच्या प्रस्तावनेत ३० कोशांची नांवे देतो. पहिला 'एन' अलखलीलचा आठव्या शतकातील आहे. बहुतेक पाश्चात्य व प्राच्य भाषांत अरबी कोश झालेले आहेत. ईंप्रजीतील पहिला प्रसिद्ध म्हणजे लेनचा (१८६३-९३) होय. यासाठी लेन सात वर्षे कायरोला जाऊन राहिला होता. व तेथे त्याने अरबी भाषेचा अभ्यास करून बरीच जुनी अरबी लिखाणे जमा केली. अलीकडचा कोश न्युमनचा आहे. हा लंडन येथे १८७२ त प्रसिद्ध झाला. साल्मोनेच्या कोशांत सुमारे सव्वा लाख अरबी शब्द आहेत. **आर्मेनियन**—मेकिटारकृत, व्हेनिस, १७४९-१७६९, २ भाग; औचरकृत, व्हेनिस १८३६-३७. २ भाग. **तुर्की**—रेडहाऊस, लंडन, १८५६; इतर पाश्चात्य भाषांतून बरेच आहेत.

**फारसी**—रिचर्डसन—पर्सियन आणि अरबिक डिक्शनरी; अयोध्येचा राजा गाझीउद्दीन हंदर यानें हफ्त कुल्लुम नांवाचा कोश ७ भागांत १८२२ त लखनौ येथे प्रसिद्ध केला. बहुतेक पाश्चात्य व काहीं भारतीय भाषांत फारसी कोश झालेले आहेत. प्रो. पटवर्धन यांचा फारसी—मराठी कोश. बंगालींत १८१८ त जयगोपालानें फारसी कोश श्रीरामपुर येथे प्रसिद्ध केला. एफ. स्टेनगॅस—पर्सिअन—इंग्लिश डिक्शनरी (दु. आ. १९३०). **पहलवी**—वेस्ट—मुंबई, १८७४. **अवेस्ता**—प्रो. जस्टी—अवेस्ताकोश (जमेन), १८६४; कांगा—(गुजराथी) मुंबई, १९००.

**आंग्लोइंडियन**—व्हिटवर्थ—अज आंग्लो इंडियन डिक्शनरी, यांत ईंप्रजींत उपयोजिल जाणारे हिंदी भाषांतील शब्द व ईंप्रजी किंवा इतर भारतीय शब्दांना हिंदुस्थानांत कोणता विशिष्ट अर्थ आला आहे तेंहि दिलें आहे (१८८५); फेनेलचाहि असा एक ईंप्रजी भाषेत आलेल्या परकीय शब्दांचा कोश आहे. त्यांत कारकून, जमादार, गोसाई, हुक्का, चिलीम, हूली (होळी), हुंडी इ. शब्द घेतले आहेत.

**चिनी**—चिनी लोकांनी आपल्या भाषेत केलेले कोश असंख्य असून त्यांपैकी पुष्कळांच्या आधुत्तीहि निघाल्या आहेत. हू शिनचा थो वन हा कोश ख्रि. पू. १५० त प्रसिद्ध झाला. त्यांत ५४० मूळ शब्दांखाली आणलेले १०,००० शब्द (वर्ण) आहेत. याचे १२ भाग आहेत. त्यानंतर ५३० सालांतील कुये वंगच्या 'यु पियेन' कोशांत ५४२ मूळ शब्द आहेत. १७११ त वाङ्मयीन वाक्प्रचारांचा एक कोश जो झाला त्याचे १३० भाग आहेत. १७१६ त कांपी राजाच्या आश्रयाखाली ४० भागांचा एक कोश झाला. त्यांत ४९०३० शब्द आहेत. हाच कोश चीनमध्ये आधारभूत समजला जातो. लॅटिन, ईंप्रजी व

फ्रेंच भाषांत चिनी कोश झालेले आहेत. या भाषेवर जितके पाश्चात्य कोश आहेत तितके इतर भाषेवर क्वचित आढळतील. लोब्स-चीडच्या चिनी-इंग्रजी कोशांत मूळ शब्दांच्या क्रमानें मांडणी केली आहे.

**जपानी**—स्थानिक कोश फार थोडे आहेत. बहुतेक पाश्चात्य भाषांतून युरोपियनांनी केलेले आढळतील. जपानी-इंग्रजी कोश हेव्सेना आहे.

**फिलिप्पाइन्स**—बिकोल, विसय, इबनाक, इलोकन, पंपंग, तगल इ. भाषांचे कोश आहेत.

**उत्तर आणि मध्य आशिया**—युरिअत, कालमुक, चुवश, जगताई, मांचू, मोंगोल, ओस्ट्रिक, समोयेद, तातैर, तिबेटी, तुंगुसियन, उइगुर इ. भाषांचे कोश आढळतात. पैकीं मांचू व तिबेटी कोश फार महत्त्वाचे आहेत. बहुतेक कोश जर्मन व रशियन आहेत. एच. ए. जस्चकी यानें केलेला तिबेटी-इंग्रजी कोश आहे. यांत तिबेटी उपभाषांचाहि उल्लेख आहे. नुकताच डॉ. टनेरनें एक मोठा तिबेटी-इंग्रजी कोश रचिला आहे. तो व्युत्पत्तिदृष्ट्या महत्त्वाचा आहे.

**कोरिया**—या भाषेचे कोश कोरिया, चिनी, जपानी व रशियन भाषांतून आहेत.

**आफ्रिका**—इजिप्शियन्, कॉप्टिक, एथिओपिक, आम्हारिक, पूर्वे किनाऱ्यावरील, मालागासी, दक्षिण आफ्रिका, पश्चिम आफ्रिका, मध्य आफ्रिका व वनेर या भाषांतले कोश फ्रेंच, जर्मन आणि इंग्लिश लोकांनीं केलेले आहेत.

**ऑस्ट्रेलिया, पॉलिनेशिया**—यांतील भाषांचे कोश इंग्रजांनीं केलेले आहेत.

**अमेरिका**—यांतील अनेक स्थानिक भाषांचे (युरोपीय भाषांखेरीज) कोश उपलब्ध आहेत. उदा. एस्किमो, ओटोमी, मय, ग्वारानी, आयमारा इ. भाषांचे कोश. इतर कोशांप्रमाणेंच हे सर्व युरोपियन प्रयत्नांनीं झालेले आहेत हे सांगा-वयास नकोच.

मागें वर्णन केलेल्या कोशांमुद्दं अंभेत्तच्या सूचींत आढळणाऱ्या सर्व संस्कृत कोशांची यादी पुढें दिली आहे. यांत उ. =उल्लेख असें समजावे.

१ अकारादि निघण्टु. २ अगस्त्यनिघण्टु. ३ अनादिकोश. ४ अनेकाक्षरकोश. ५ अनेकार्थ. ६ अनेकार्थकोश-हेम-चंद्र. ७ अनेकार्थतिलक, नानार्थरत्नतिलक-महिष. ८ अनेकार्थदीपिका-उ. मल्लीनाथ, (किरातार्जुनीय) ११.५९. ९ अनेकार्थ-ध्वनिमंजरी-नादसिंह, तसेंच-महाक्षपणक. १० अनेकार्थनाममाला. ११ अनेकार्थशेष-हेमचंद्र. १२ अनेकार्थसंग्रह-हेमचंद्र (टीका-अनेकार्थैकवारकौमुदी-महेंद्रसूरि). १३ अनेकार्थसंग्रह-अर्वाचीन. १४ अनेकार्थसमुच्चय-शाश्वत. १५ अभिधानचिंतामणि अथवा अभिधानचिंतामणिनाममाला-हेमचंद्र (टीका-अवचूरी, नामसारीधर, व्युत्पत्तिरत्नाकर-देवसागरगणि, महेंद्रसूरि, वादिश्रीवल्लभ, नाम्नाम् सारोद्धार-वल्लभगणि-अभिधानचिंतामणी शेषसंग्रह, शेषनाममाला, शेषसंग्रहसारीधर, बृहदभिधान-चिंतामणि). १६ अभिधानतंत्र अथवा नामलिङ्गानुशासन-जटाधर. १७ अभिधानमंजरी. १८ अभिधानमाला-उ. रायमुकुट व भट्टोजी. १९ अभिधानरत्नमाला-हलायुध (टीका-आजड). २० अमरकोश अथवा नामलिङ्गानुशासन अथवा त्रिकांड-अमरसिंह. २१ अमर-दत्त (कोशकार)-उ. हलायुध, मेदिनीकर, रायमुकुट, भानुजी. २२ अमरमंगल-उ. महेश्वर, केशव. २३ अमरमाला-उ. क्षीरस्वामी, वर्धमान, रायमुकुट, भरतसेन, भानुजी. २४ अमरशेष-उ. देवण्ण (स्मृतिचंद्रिका), त्रिकाण्डशेष-पुरुषोत्तम. २५ अर्धनारीश्वर (कोशकार)-उ. चारित्रवर्धन (रघुवंश). २६ असालतिप्रकाश (काश्मीरचा राजा असालति याच्या आज्ञेनें झालेला कोश). २७ उप्र-(कोशकार), हेमचंद्रावर टीका. २८ उत्पलमाला अथवा उत्पलिनी-उत्पल. उ. -पुरुषोत्तमदेव (हारावली), मेदिनीकोश, मल्लिनाथ, रायमुकुट, शिवराम (वासवदत्ता), भानुजी. २९ एकवर्णार्थिसंग्रह-भरतसेन. ३० एकाक्षरकोश-पुरुषोत्तमदेव, महाक्षपणक, महीधर, वररुचि. ३१ एकाक्षरनाममाला (अमरकृत ?) -अमरकत, वररुचि, सुधाकलशा, हिरण्यनाभ, विश्वशंभु. ३२ एकाक्षरनाममालिका-विश्वशंभु. ३३ एकाक्षरनिघण्टु-इरुगप दण्डाधिनाथ, वररुचि, शांतवीर, देशिकेन, सदाचार्य. ३४ एकाक्षरमाला. ३५ एकाक्षरनिघण्टुमाला-उ. -हेमाद्रि (रघुवंश). ३६ एकाक्षरमाधवनिघण्टु. ३७ एकाक्षरमातृकाकोश. ३८ एकाक्षरमालिका-अमरसिंह (?), विश्वशंभुमुनि. ३९ एकाक्षररत्नमाला. ४० एकाक्षरभिधान-(वररुचिकृत). ४१ एकाक्षर-भिधानमाला-उ. पद्मनाभदत्त. ४२ एकाक्षरीकोश-माधव. ४३ एकार्थनाममाला व व्यर्थनाममाला-सौभरि. ४४ ऐदनिघण्टु-वररुचि. ४५ औगादिकपदान्णव-पेद्दभट्ट.

४६ कल्पदु (नाममाला)-केशव. ४७ कविजनशेवधि-आदिनाथ कवि. ४८ कविजीवन-धर्मराज. ४९ कविदीपिका निघण्टु-विक्रमादित्यराज. ५० कविसेवादिनिघण्टु. ५१ कात्य-उ. क्षीरस्वामी, हेमचंद्र, केशव, महेश्वर, रायमुकुट, भानुजी. ५२ कात्य (कोशकार)-उ. मंथ. ५३ कोशकल्पत-विश्वनाथ. ५४ कोशसंग्रह-राधाकृष्ण. ५५ कोशसार-उ. शिवराम (वासव-दत्ता). ५६ क्रिया निघण्टु-भट्टमल्ल. ५७ गणनिघण्टु. ५८ गणमंजरी-निहंक कविवल्लभ. ५९ गाथाकोशबह्वी. ६० गीर्वाणभाषाभूषण-त्रिविक्रमाचार्य. ६१ गोवर्धनकोश-उ. मेदिनीकर. ६२ चंद्रकोश-उ. भट्टोजी. ६३ चन्द्रनंदन (कोशकार)-उ. क्षीरस्वामी (अमरकोश). ६४ जैमिनीनिघण्टु. ६५ तारपाल (कोशकार)-उ. मेदिनीकर, रायमुकुट, भानुजी. ६६ त्रिकांडशेष अथवा अमर-शेष-पुरुषोत्तमदेव-उ. मेदिनीकर, रघुनंदन, उज्ज्वलदत्त, मल्लिनाथ, शिवदत्त इ. ६७ त्रिरूपकोश-कृष्णविल्लहणकवि. ६८ त्रिलिगिनि-णयोदाहरण अथवा रत्नकोश. ६९ त्रिक्रम (कोशकार)-उ. हेमाद्रि, दिनकर (रघुवंश). ७० दामोदर (कोशकार)-उ. राय-मुकुट. ७१ प्रत्ययुणविचार (कोश ?)-रत्नाकर (सूचीपत्र). ७२ द्वंदादिकोश. ७३ द्विरूपकोश-(उ. रायमुकुट) पुरुषोत्तमदेव, हर्ष,

महेश्वर. ७४ द्विरूपध्वनिसंग्रह—भरतसेन. ७५ द्यक्षरनाममाला—सौभरि. ७६ द्यर्थकोश—पुरुषोत्तमदेव. ७७ धन्वंतरिनिघण्टु—वैद्यक. ७८ धरणिशोश—धरणीदास—उ. मेदिनीकर, रायमुकुट, उज्ज्वलदत्त, गदसिंह व आणखी. ७९ धातुकोश ( कविकल्पद्रुम )—बोपदेव. ८० धातुपारायण—ज्मरनन्दिन्, पूणेचंद्र, हेमचंद्र. ८१ नक्षत्रकोश. ८२ नक्षत्रनिघण्टु. ८३ नक्षत्राभिधान. ८४ नानार्थकोश—शाश्वत, हेमचंद्र. ८५ नानार्थध्वनिमंजरी—गदसिंह अथवा दुर्गसिंह. ८६ नानार्थपदपेटिका—सर्वज्ञसुजन. ८७ नानार्थमंजरी. ८८ नानार्थरत्नतिलक (अनेकार्थतिलक पहा ). ८९ नानार्थरत्नमाला—इरूपप दंडाधिनाथ अथवा दंडिनाथ, दंडेश अथवा (भास्कर-हरिहर-कालीन). टीका—वंथभट्ट. ९० नानार्थरत्नाकर. ९१ नानार्थशब्दकोश—मयुरेश (शब्दरत्नावली पहा). ९२ नानार्थशब्दरत्न—कालिदास, टीका—तरला—निचुल कवि योगेश्चंद्र. ९३ नानार्थशब्दानुशासन—मंडनमिश्र. ९४ नानार्थसंग्रह—अजयपाल उ.—गणरत्नमहोदधि, मेदिनीकर, उज्ज्वलदत्त, रायमुकुट, शिवदास. ९५ नानार्थसंग्रह—हरिश्चंद्र. ९६ नामनिघण्टु ( वैदिक )—माधव—उ. देवराज. ९७ नामनिधान—सर्वज्ञनारायण—उ. रायमुकुट, भानुजी. ९८ नामप्रपंच—उ. रायमुकुट. ९९ नाममातृकानिघण्टु—वरदराजाचार्य. १०० नाममाला—दंडिन्. १०१ नाममाला—उ. क्षीरस्वामी ( अमरकोश ) वामन, हेमचंद्र, मेदिनीकर. १०२ नाममाला ( वर्णानुक्रमचित्तकोश ). १०३ नाममाला—धनंजय ( धनंजयनिघण्टु ), धनंजयकोश, प्रमाणनाममालानिघण्टुसमय ( दोन भाग—एकार्थ व नानार्थ ), धनंजयनाममाला. १०४ नाममाला—साधु. १०५ नाममाला—हर्षकीर्ति ( शारदीयाख्यानाममाला ). १०६ नाममाला-कोश. १०७ नाममालिका—भोज महिप. १०८ नामलिङ्गाख्या कौमुदी—रामकृष्ण, सूचीपत्र. १०९ नामलिङ्गानुशासन—अमरसिंह. ११० नामसंग्रह—भानुचंद्र. १११ नामसंग्रहनिघण्टु—भागीवाचार्य. ११२ नामसंग्रहमाला—अपठ्यदीक्षित. ११३ नामसारोद्धार—हेमचंद्र ( अभिनवचित्तामणीवर टीका ). ११४ नामावली—गोवर्धन ( ? )—धनंजय. ११५ निघण्टुशेष—हेमचंद्र. ११६ निहक कविवल्लभ—गणमंजरी. ११७ निजविनोद—महादेव वेदान्ती. ११८ नीलकंठकोश—( अमरकोश टीका पहा ). ११९ नैघण्टुकैकाध्याय—वाल्हिकेशमिश्र. १२० न्यायकोश.

१२१ पंचतत्त्वप्रकाश—वेणीदत्त. १२२ पंचरूपकोश. १२३ पदचंद्रिका—मयूर. १२४ पदमंजरी—कविवल्लभ, भल्लटकवि, १२५ पदार्थकौमुदीकोश. १२६ पदार्थकौमुदीसारकोश. १२७ पदार्थभास्कर. १२८ पद्यकोश—प्रयागदास. १२९ पर्यायपदमंजरी—हम्मीरमिश्र. १३० पर्यायरत्नमाला—महेश्वरमिश्र. १३१ पर्यायाणव—नीलकंठमिश्र. १३२ प्रयुक्तपदमंजरी—ईश्वरकृष्णकालिदास. १३३ बालप्रबोधिका—नत्तिकरकवि. १३४ बीजकोश. १३५ बीजनिघण्टु. १३६ बृहद्दत्ताकर—वामनभट्ट. १३७ भागुरि—उ. क्षीरस्वामी, हलायुध, महेश्वर, हेमचंद्र, केशव, महिप, मेदिनीकर, रायमुकुट, मल्लिनाथ. १३८ भारतमाला. १३९ भावप्रकाशनिघण्टु. १४० भुवनप्रदीपिका—सावैभौममिश्र. १४१ भूरिप्रयोग—पद्मनाभदत्त—उ. नारायणशर्मन, रामनाथ, भट्टोजी. १४२ मातृकाकोश—चतुर्भुज-शिष्य. १४३ मातृकानिघण्टु—मातृकाक्षरनिघण्टु—महीधर. १४४ मात्राकोशभारविका. १४५ माधवकोश—उ. मेदिनीकर. १४६ मानमंजरी ( संकृत व भाषाकोश )—नंदकवि. १४७ मालतीमाला—उ. मल्लिनाथ, रामानंद ( काशीखंड ). १४८ मुक्तावली—उ. रंगनाथ. १४९ मुग्धबोध ( इ. स. १३९४ ). १५० मुनि—व्याडि ? किंवा कात्यायन ? १५१ मेदिनीकोश अथवा नानार्थकोश—मेदिनीकर—उ. शिवकोश, असालतिकोश, भूरिप्रयोग. १५२ यादवकोश—यादवप्रकाश ( वैजयंती पहा ). १५३ रघुनंदनकोश—( स्मृतितत्त्वावलीकोश ). १५४ रत्नकोश—उ. मल्लिनाथ, रायमुकुट, गदसिंह, शिवराम ( वासवदत्ता ), भानुजी; रत्नकोश—कालिदास. १५५ रत्नप्रकाश. —उ. मल्लिनाथ ( शिशुपाल वध १२, १६ ). १५६ रत्नमाला—माधव—उ. रायमुकुट. १५७ राजकोशनिघण्टु—राजव्यवहारकोश—रघुनाथपंडित. १५८ राधाकृष्ण कोश—राधाकृष्ण. १५९ रत्नकोश—रत्न—उ. मल्लिनाथ, मेदिनीकर. १६० रूपभेदप्रकाश ( शब्दभेदप्रकाश पहा ). १६१ रूपरत्नाकर —उ. रायमुकुट, भानुजी. १६२ लघुनिघण्टुसार—केशव. १६३ लब्धवर. १६४ लिंगभट्टीय—भानुदीक्षित. १६५ लिंगानुशासन. १६६ वररुचिकोश—उ. हलायुध, मेदिनीकर (एकाक्षरकोश, एकाक्षरनिघण्टु, एकाक्षरनाममाला, एकाक्षराभिधान, ऐन्द्रनिघण्टु ). १६७ वर्णनिघण्टु ( प्रशशास्त्र ). १६८ वर्णप्रकाश—कविकर्णपूर. १६९ वस्तुकोश. १७० वाचस्पति ( कोशकार )—उ. हेमचंद्र, महेश्वर, केशव, रायमुकुट, भट्टोजी, भानुजी, पुरुषोत्तमदेव, मेदिनीकर, सुंदरगणि. १७१ वामननिघण्टु—वामन. १७२ विक्रमादित्यकोश ( हारावली )—उ. मेदिनीकर, सुंदरगणि, भानुजी. १७३ विश्वित्रनाममाला. १७४ विश्वोपदेश. १७५ विश्वनिघण्टु—विश्वकवि, परमेश्वरभट्ट ( ? ). १७६ विश्वकोश—विश्वप्रकाश—महेश्वर, रत्नाकर, वाचस्पति. १७७ विश्वमेदिनी—वाचस्पतिमिश्र, सारस्वतमिश्र. १७८ विश्वप्रकाश—वाचस्पति, महेश्वर. १७९ विश्वरूप ( कोशकार )—उ. महेश्वर, मेदिनीकर, भट्टोजी. १८० विश्वलांघन—उ. विश्वप्रकाश. ( ? ). १८१ वेदनिघण्टु—पिंगलाचार्य ( ? ). १८२ वैजयन्ती—यादवकोश—यादवभट्ट—उ. हेमचंद्र, मल्लिनाथ, देवण.

१८३ शब्दकल्पद्रु—केशव. १८४ शब्दकल्पद्रुम—राधाकांतदेव. १८५ शब्दकल्पद्रुम—व्यासकेशव. १८६ शब्दकौस्तुभ—भट्टोजी. १८७ शब्दचंद्रिका—बाणकवि. १८८ शब्दचित्तामणि—व्यास विद्वलाचार्य. १८९ शब्दतरंगिणी—उ. उज्ज्वलदत्त.

१९० शब्दप्रभेद-शिवदीन. १९१ शब्दभेद-उ. जयमंगल (भट्टिकाव्य). १९२ शब्दभेदनिर्देश. १९३ शब्दभेदप्रकाश अथवा शब्दभेदानाममाला-महेश्वर, (टीका-ज्ञानविमलामणि)-पुरुषोत्तमदेव. १९४ शब्दमाला-रामेश्वरशर्मन. १९५ शब्दमुक्तामहाणव-रामचंद्रपुत्र तारामणि (कोलब्रुक करितां केलिला, अवाचीन). १९६ शब्दरत्न. १९७ शब्दरत्नप्रदीप-काशीराम (मथुरादासाचा मुलगा). १९८ शब्दरत्नसमन्वय-शाहाजी राजे, तंजावर. १९९ शब्दरत्नाकर-महिप, वामनभट्ट, अथवा शब्दप्रभेदानाममाला-सुंदरगणि. २०० शब्दरत्नावली. २०१ शब्दरत्नावली-मथुरेश. २०२ शब्ददल्लिगार्थचंद्रिका-उ. वेंकट, सुजन. (टीका-चक्रोभट्टा-चार्य, विद्वत्काल्लोभट्टाचार्य). २०३ शब्दशब्दार्थमंजूषा-उ. वेंकट. २०४ शब्दसंदर्भसिंधु (शब्दार्णवाभिधान)-काशीनाथ भट्टा-चार्य. २०५ शब्दसारनिघण्टु. २०६ शब्दस्तोममहानिधि. २०७ शब्दाचिं-प्राणकृष्णाच्या आज्ञेनुसार केलेली. २०८ शब्दाब्धि-तरि-रामगोविंद. २०९ शब्दाणव-उ. पुरुषोत्तमदेव (हारावलीमध्ये), मेदिनीकर, उज्ज्वलदत्त, रायमुकुट, मल्लिनाथ, भानुजी, शिव-कोश, सुंदरगणि. २१० शब्दार्थकल्प-वेंकट. २११ शब्दार्थचंद्रिका. २१२ शब्दार्थचिंतामणि. २१३ शब्दार्थमंजरी. २१४ शब्दार्थमंजूषा (टीका-मुरारिमिश्र). २१५ शब्दार्थरत्नाकर-सुंदरगणि. २१६ शाश्वत-अनेकाथेसमुच्चय-उ. क्षीरस्वामी, वररुचि, गणरत्नमहोदधि, मेदिनीकर, उज्ज्वलदत्त, मल्लिनाथ. २१७ शिवकोश-शिवदत्त (टीका-शिवप्रकाश). २१८ शीघ्रबोधिनी नाममाला-पुंडरीक विठ्ठल. २१९ शेष-उ. क्षीरस्वामी. २२० श्रीधर-उ. सुंदरगणि. २२१ श्रुतशब्दार्थ-समुच्चय-सोमेश्वर. २२२ श्लेषार्थपदसंग्रह-श्रीहृषिकवि. २२३ षडर्थनिर्णय-कवि राक्षस. २२४ सज्जन (कोशकार)-उ. मल्लिनाथ. संजीवनी. २२५ सरस्वतीविलास-विद्वत्चक्रोभट्ट, सतिद्वल्लभमिश्र. २२६ सारस्वताभिधान-भावपाद. २२७ सुप्रसिद्ध पदमंजरी-मुरारि श्रीपति सार्वभौम. २२८ हारावली-पुरुषोत्तमदेव-उ. मेदिनीकर, भूरिप्रयोग, असालतिप्रकाश, शिवकोश (टीका-मथुरानाथ शुक्ल), बृहद्दारावली-उ. रायमुकुट, भानुजी.

प्राकृत व फारसी कोश-१ अर्थमागधी कोष-जैनमुनि श्री रत्नचंद्रजी. २ गाथासप्तशती अथवा गाथाकोश-ह्याल. (टीका)-कुलनाथ, गंगाधर, पीतांबर, प्रेमराज, भुवनपाल; मुक्तावली-साधारणदेव. ३ नाममाला-हेमचंद्र (अभिधानचिंतामणि देशीनाममाला). ४ पाइअलच्छिनाममाला-धनपाल. ५ पाइअसह महृणवो-हरगोविंददास. ६ पारसीप्रकाश किंवा पारसी कोश-विहारि कृष्णदास (अकबरकालीन). ७ पारसी विनोद-ब्रजभूषण. ८ पारसीप्रकाश-वेदांगारय (ज्योतिषविषयक).

ही प्रस्तावना लिहिण्याच्या कार्या कचेरीतील संपादकवर्गाखेरीज ज्यांचे साहाय्य झाले आहे त्यांचे आभार मानिले पाहिजेत. या कामांत फर्ग्युसन कॉलेजमधील प्रो. डॉ. व्ही. व्ही. गोखले, एम्. ए. पी. एच्. डी. यांनी प्रो. झकारिया यांच्या संस्कृत कोशवाङ्मयावरील जर्मन निबंधावरून मराठी टिपणे तयार करून दिली व गुजराथी कोशसाहित्यावरील टिपण रा. एम्. आर्. मजमुदार, एम्. ए. एलएल. बी. यांनी करून दिले याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहो.

या निबंधाकरितां खालील ग्रंथांचा उपयोग करण्यांत आला आहे व त्या ग्रंथकारांचे आम्ही आभारी आहो.

निरुक्तः—Dr. Laxman Sarup. (Oxford, 1920); जीवानंद विद्यासागर भट्टाचार्य (कलकत्ता, १८९९); ब्यंक्टेस्वर प्रेस; Introduction to the Nirukta by Rudolph Roth. translated by Rev. D. Mackichan M. A. D. D. LL. D. Bombay, 1919.

षट्कोशसंग्रह—(हेमचंद्र, उणादि, पंचतत्त्वप्रकाश, शारदीनाममाला, विश्व, हलायुध) बाबू वाराणसीप्रसाद, बनारस, संवत् १९३०.

द्वादशकोशसंग्रह—(मेदिनी, एकाक्षरी, द्विरूप, द्विरूप, त्रिकांडशेष, अनेकार्थध्वनिमंजरी, हारावली, धनंजय, वररुचि, गणितनाममाला, मातृकाकोश) बाबू वाराणसीप्रसाद, बनारस संवत् १९२९.

संस्कृत कोश (चतुष्टय)—(त्रिकांडशेष, मेदिनी, हारावली, एकाक्षरी. यांपैकी उपलब्ध प्रतीत हारावलीकोश नाही) सदाशिव बजाबा शास्त्री अमरापूरकर, मुंबई १८५४.

अमरकोश (क्षीरस्वामीकृत 'अमरकोशोद्घाटन' टीकेसह)—कृष्णाजी गोविंद ओक, पुणे १९१३.

Catalogue—Theodor Aufrecht, Leipzig 1891.

Die Indischen Wörterbucher—Theodor Zachariae (Grundriss). Strassburg 1897.

Encyclopædia Britanica 11th and 14th Edition.

Evolution of English Lexicography by J. A. H. Murray.

The Periodical, 15 February 1928. Oxford University Press.

शास्त्री, मोल्लवर्थे, केनेडी, H. H. Wilson, इत्यादिकांचे विविध कोश व त्यांच्या प्रस्तावना.

राजवाडे लेखसंग्रह भाग २ रा-संपा. शं. ना. जोशी. शक १८५४, चित्रशाळा प्रेस, पुणे.

# महाराष्ट्र शब्दकोश

## विभाग पहिला

अ

**अ**—१ वर्णमालेतील पहिला स्वर. या वर्णाचे सर्वांत जुने स्वरूप अशोकाच्या गिरनार शिलालेखांत सांपडते.—ओक्षा-ज्ञाको. २ पु. व्रथाः विष्णुः महेशः सूर्यः अग्निः वायुः ब्रह्मः मोरः. ३ उपमर्गे नकारार्थी प्रकार सातः (अ) त्यामारखें पण ते नव्हे. 'अत्राद्वाण' (ब्राह्मणासारखा पण ब्राह्मण नव्हे); 'अच्छुदर्शन'. (आ) अप्राशस्त्यः अयोग्यता; अनुचितपणा. 'अकाल' (अयोग्य काल); 'अवेळ' (अयोग्य वेळ); 'अपथ्य'. (इ) निषेधः प्रतिषेध. 'अदर्शन'. (ई) अभाव. 'अज्ञान'; 'अक्रोध'. (उ) व्याहून इतर. किंवा भेद. 'अमनुष्य' (मनुष्येतर, जनावर वगैरे). (ऊ) अल्पत्वः कमीपणा 'अवाल्या'. 'अनुदरा' (कृशोदरी); 'अशिजा' (अधेवट भिजेलला). (ऋ) विरोध; उलटपणा. 'अधर्म'; 'अनीति'. ४ निरर्थक. 'अघोर' (घोर); 'अपरोक्ष' (पाठीमागे). ५ क्रि.वि. मूळ म्दितीला जाणे. 'अमुज्जणे' (सूत्र उतरणे).

**अ**—वर्गीकरणामध्ये उत्तम, प्रथम या अर्थी. 'अवर्ग' 'ववर्ग' इ०.

**अह**—स्त्री. १ आई. २ उद्गा. दुःख आश्चर्यादिवाचक उद्गार. [ ध्व. आई पहा. ]

**अह, अई**—हे व यांनी प्रारंभ होणारे शब्द हे मध्ये पहा.

**अहलिया**—पु. शेतांतीलमजूर—माद्रिमं वृ ६८. [ द्रा. अलआ=मद्रासी शेतकरी जात ? ]

**अहनी**—आयणी पहा.

**अहस्ता**—असा पहा.

**अई**—स्त्री. १ (कों.) आजी. २ आई. ३ उद्गा. दुःख-शोकदर्शक उद्गार.

**अईन**—स्त्री. १ चांगली कुळी—चाल-वतिणूक. 'हा अ० चा प्लस्थ'; 'हा अ० नें चालतो'; 'याची मोठी अ० आहे'. म्ह. १

अ० ला मरावे, खरवडीला झुरावें ( जेवणाचे आमंत्रण ऐटीने नाकारावयाचे परंतु त्यांनील धिळ्या तुकड्यांसाठी हपापावयाचे). २ अ० रावणाची व आम लेट्टुकाची ( रावणाप्रमाणें ऐट पण आकांक्षा भिकाऱ्याची ). [ फा. आधीन=सार; सत्त्व. ]. २ ऐन पहा.

**अईन**—पु. एक मोटे. लांब पानांचे झाडः याचे लांकूड गलवेत व डमारती यांच्या उपयोगी पडते व मजबूत असते; काळा आणि पांढरा अशा दोन जाती. काळ्याची साल कोळी लोकांस जाळें रंगविण्यास लागते, तिला सादडा म्हणतात. —वगु. २ ऐन पहा. [?]

**अईसमईस**—वि. ( व. ) अद्भुत ( गोष्ट ). [ ऐसपैस ? ]

**अउटकी, अउटी**—अवटकी, अवटी पहा.

**अउट ( उ ), अउट ( ड )**कें—औट, औटकें पहा.

**अउडवार**—बारा × ३॥ हात ( १ पुरुष ); बारा पुरुष.

'कृष्णें वाण मोंडिला तिधारां । रुक्मियासी लागला पिसारा । मागें सांगिला अउडवारा । शक्ति अंवरं उडविली ॥'—एरुस्व १२. १२१. [ अउड=औट+वारा ]

**अउणापाउणा**—वि. सुमारे एक किंवा धोडे ( पाव ) कमी अधिक. 'अउणेपाउणे ५ रुपये द्या ' [ सं. अर्थोन + पादोन ]

**अउत्या**—पु. औत पहा.

**अउर**—ओर पहा.

**अऊ**—पुढील खेरीज अऊने आरंभ होणारे शब्द औमध्य पहा.

**अऊत**—करी—काठी—पटी—बंदी—भरणा—औत पहा.

**अऊर**—पु. ( कों. ) नदीचा पूर; ओर. और पहा. [ आ+पूर ? ]

**अऊस**—अवस पहा.

**अऊण(णी)**—वि. कर्ज नसलेला. 'अऊणी, अप्रवासी तोच पुखी'. [ सं. अ+ऊण ]

**अऊ**—न. दुःख; पाप. [ सं. अ=नाहीं+ऊ=सुख ]

**अकच्छ**—वि. कासोट्याविरहितः ( ल. ) मुसलमान. [ सं. अ+कच्छ=कासोटा ]

**अकटक**—वि. निष्कटक; ( ल. ) शत्रु-संकररहित. [ सं. अ+कटक=कांटा ]

**अकटचिकट**—वि. १ विशेष चिकित्सा करणारा. २ चिकाटी धरणारा; हठी; आग्रही. ३ फार वारकाईने शोध घेणारा. ४ चिवट; विशेष चिकित्सा करून बसविलेला ( वेत, योजना वगैरे ). [ चिकट द्वि. ]. **०सोळा**—वि. सोवळयानंबंधी अतिशय चिकित्सा करणारा. सोवळा पहा.

**अकट (टो) चिकट**—वि. अनिश्चय मोठा व ओवडधोवड; अवाढव्य; वेढव; अक्रालचिकाल; अगडवंव; भव्य; भयंकर; (उप.) अत्यल्प; अकटोपासून विकटोपथेत ( ज्ञान ). [ विकट द्वि. ]

**अकटी**—स्त्री. लहान दोगडी; आमटी [ सं. अ+कृत्ति ]

**अकटेंदुकटें**—न. ठिक-यानंच्या गळ्यांतील घराचे नांव. ठिक-यान्या पहा.

**अकड, अकड**—स्त्री. १ ऐट; आव; डोल; दिमाख; नखरा; बांक. २ एखाद्या गोष्टीचा दिमाख दाखविणे, मिरविणे, करणे.

**०बाळगणे-घरणे-दाखविणे**. [ सं. वक्र-अकर; आकृति: ? द्वि. अकड ] **०णे**-अक्रि. एट करणे; डोल मिरविणे; नखरा करणे.

**०खोर ०बाज**-वि. ऐट, छानछोकी करणारा; फांकडा; नटवा.

**०खोरी ०बाजी-अकडाई**-स्त्री. ऐट करण्याची सवय.

**अकडकडवे**—न. पालुपद; आंकणकडवे पहा.

**अकडंतिकड**—न. १ तालतंत्र नाही असे बोलणे; वायफळ षडबड, भाषण. २ टाळाटाळ; लुक्वालुकवी. -क्रि. वायफळपणे; मुद्दाला सोडून; विमंगतपणे ( भाषण-क्रिया करणे, बोलणे ). [ इकडे तिकडे अप. सं. अकडमं=अ, क, डइ० अक्षरभित्त एक गूढ चक्र ! ]

**अकढा**—वि. १ न कटलेला; अर्धवट कटलेला ( पशुर्थ ). २ वितळेपथेत न तापविलेला ( धातु ). [ अ+कडणे ]

**अकण**—वि. १ कणी नमलेला ( तांदूळ वगैरे ). २ कणसांत वाणे नसलेले ( पीक ): पोली. ३ खावयास धान्य नाही असा; दरिद्री: निर्धन. ' अकणा कण होय, अथवा धन होय '. [ सं. अ+कण ] **०कडवे**-आकण कडवे पहा.

**अकत्यार**—अख्यार पहा.

**अकथित**—वि. न सांगितलेले; न बोललेले. [ सं. ]

**अकथ्य**—वि. अकथनीय; न सांगण्यासारखे; अवर्ण्य. [ सं. ]

**अकट**—वि. ज्यास आकार नाही असा. [ अर. कट = टेवण: बांघा ]

**अकटस**—वि. पुण्यवान; पुण्यशील; धर्मात्मा. -रा १५, ३६४. [ अर. अकटस=फार पुण्यशील, अत्यंत पवित्र ]

**अकपट**—वि. १ निष्कपट; सरळ. २ खरा; वास्तविक. -न. मोकळेपणा; निर्व्याजता; खुले दिल; शुद्ध भाव. [ सं. अ+कपट ]

**अकव**—क्रि. मायून: नंतर. ' अकव अंदाज आसूरा ' -पया ३८५. ' अकवन् अन् आसूरा ' = आसून्यान्तर. [ फा. ]

**अकवर**—वि. श्रेष्ठ: थोर: मोठा. -पु एक मोगल बादशहा. [ अर. अकवर ]

**अकवरनवीस-नीस**—अख्यार पहा.

**अकवरशाही**—वि. अकवरांचे चालू केलेले ( रुपया, मोहोर वगैरे नाणे ). -स्त्री. अकवराची कारकीर्द: अकवराच्या कारकीर्दी-संबंधी माहिती. -पया ३८५. [ फा. ]

**अकवरावाद**—न. आग्रा शहर. -रा ६.५.८४. पया ४४६ [ अर. अकवर+फा. आवाद=बसविलेले गाव ]

**अकवरी**—स्त्री. १ अकवराची मोहोर. २ तांदुळाच्या पिठाचा केलेला एक पशुर्थ ( दूध ). -वि. अकवरासंबंधी ( फायदे, नाणे, प्रघात. )

**०मोहर-मोहोर**-स्त्री. १ अकवराचे उत्तम सोन्याचे नाणे, १५ रु. किंमतीचे. २ या नाण्याची केलेली माळ. ३ ( ल. )-चांगल्या प्रतीचा किंवा इशतदार ( व्यापारी, फायदेशीर धंदा, सुपीक जमीन इ० ). [ अर. अकवर=श्रेष्ठ + ई ]

**अकवार**—वि. पूर्ण वहायुक्त. ' केतकी कंदळी अकवार । बहु टवटवती ' -पया ३.६. [ अखा+वहार ]

**अकवार**—अख्यार पहा. [ फा. ] पु. **०नवीस-नीस**-अख्यार खाली पहा.

**अकमान**—पु. ( गो. ) अपमान. [ सं. अप+मान ]

**अकरकी**—न. अव. अकरापासून वीस पर्यंत अंकांचा परस्पर गुणाकार करून बसविलेले पाडे. ' अकरे अकरें एकविसासं '. [ अकरा ]

**अकरकी**—क्रि. अकी; मोगडयामध्ये अकराव्या घरांत. [ अकरा ]

**अकरण**—न. कर्मराहित्य; निष्क्रियत्व: कर्मापासून मुक्तता. ' तमी अकरणाचेनि खेदें ' । ज्ञा १८. ५९२. [ सं. ]

**अकरणरूप**—न. ( व्या. ) कोंणताहि धातु निषेध किंवा नाही या अर्थाने चालविला असतां त्यांचे होंणारे रूपांतर. ' मी नाही ' : ' तो करण नाही ' . [ सं. ]

**अकरणीय**—वि. करण्यास अयोग्य: निषिद्ध: त्याज्य. ' परि-करणीया अकरणीया न देखा ' -क ८५. [ सं. ]

**अकरताळ-ळया**—वि. हठी: माथेफिरू; कजाग: खोडकर; दांडगा ( विशेषत: मुलें व बिया यांच्या वाचनीत ). [ सं. अकृत+लु=आळ: प्रा. दे. अकसाला=उन्मन स्त्री ]

**अकरनकर**—वि. सांगितलेले काम न करतां न सांगितलेले काम करणारा; हठी; दुराग्रही. [ सं. अकृत+नक ]

**अकरम**—वि. कृपावंत; दयाळू. [ अर. अकाम ]

**अकरमाशा-शी**—वि. १ ( क्वचित् ) अकरा मासे वजनाचा ( तोळा, रुपया इ० ). २ अनौरस; जारज; हीन वीजाचा; कमजात;

दासीपुत्र. ( बारा मासे नाहीत म्हणून कमी असा ). [ अकरा+मासे ]  
३ ( ल. ) कृतप्र. ४ अकरा महिने पोंटांत गर्भ बाळगणारा प्राणी  
( म्हैस ). [ अकरा+मास ]. ०खरबूज—खरबुजाची एक जात.

**अकरमास**—पु. ( व. ) वर्षाभूतः अब्दयूतित ! [ अकरा+मास ]

**अकरमाही**—स्त्री. बारा महिने चाकरी घेऊन अकरा महि-  
न्यांचा पगार देण्याची रीत. ही इंग्रजी अंमलापूर्वी सरकारी व  
खाजगी नोकरीत बहुतेक हिंदुस्थानांत प्रचलित होती. ' साल अखेर  
२९ दिवस वजा करून देणे ' ( ११ महिने १ दिवस धरून )—  
समारो. २. ४९. [ अकरा+फा. माह=महिना ]

**अकरस**—आकरस पहा.

**अकरा**—वि. ११ संख्या. ०इंद्रिये—५ कर्मेन्द्रिये, ५ ज्ञानेन्द्रिये  
व मन.—एमा १४.१०४. ०नरक—तामिस, अंधतामिस, रौरव,  
महारौरव, सांडम, कुंभीपाक, काळसूत्र, तप्तसूर्मि, वेतगणी, वज्र-  
कंटक व अग्निपत्र. नांवांबद्दल एकाक्यता नाही.—कथा. ६.४.१२७.  
०रुद्र—रैवत, अज, भीम, भव, वाम, वृषाकपि, अजेकपाद,  
उग्र, अहिर्बुध्न्य, बहुरूप व महान.—हंको. वीरभद्र, शंभु,  
गिरीश, अजेकपाद, अहिर्बुध्न्य, पिनाकी, अपराजित, भुवना-  
धीश्वर, कपाली, स्थाणु व भव—संप्राको. नांवांविषयीं मलभद्र आहे.  
[ सं. एकादश; प्रा. एगारह, एआरह; पा. एकादस, एकारस;  
अमा. एकारस; सिंह. एकोळोस, एकोळ्ह; काश्मी. काह; बं.  
उरि. एगार; हिं. इगारह, ग्यारह; पं. ग्याराम; सिं. इकारहम, यार  
हम; गु. अग्यार. ]

**अकरावा**—वि. १ क्रमाने १० नंतरचा. पु. १ मृताच्या ११ व्या  
दिवशीचा वृषोत्सर्गादि विधि. २ दाट भेत्री. (अकराव्या राशीला गुरु  
आला असता तो शुभ असतो म्हणून). ०गुरु—दाट भेत्री ( बारावा  
बृहस्पति=शत्रुत्व ). ०रुद्र—शिवाचा एक अवतार; मास्ती. ( ल. )  
अतिरागीट माणूस ( सर्व रुद्रांत ११ वा जास्त क्र. ). [ अकरा ]

**अकराल विकराल**—वि. अर्थकर: भीतिदायक. [ सं. कराल  
द्रि. ]

**अकराी**—सांगट्यांच्या पटांत विवक्षित घरापासून अकराव्या  
घर्षी. 'सांगटी अकराी—वारी—तेरी आहे.' [ अकराची सातमी ]

**अकराीत**—अक्रीत पहा.

**अकराण**—वि. निर्दय: निष्ठुर. [ सं. अ+करणा ]

**अकरें**—न. १ ( देवापुढे लावण्याच्या ) ११ वार्तीचा समूह.  
२ आज १, उद्यां २, परवां ३ असे चढत्या क्रमाने ११ पर्यंत  
व पुन्हां उतरत्या क्रमाने १ पर्यंत देवापुढे लावण्याचे पिठाचे दिवे.  
३ अकरकी पहा.

**अकरोट ( ड )**—अक्रोट पहा.

**अकर्तव्य**—वि. करण्यास अयोग्य. [ सं. अ+कृ ]

**अकर्ता**—वि. १ करण्यास अपात्र, अयोग्य. २ कांहींच कर्तव्य

न उरलेला: निष्ठ. 'जे अकर्त्यांच्या ठायीं वेंसो येती।' झा १३.  
२८०. ३ कांहीं न करणारा ( आळशी ): स्वस्थ. [ सं. अ+कृ ]

**अकर्तृक**—वि. ( व्या ) १ ज्यास कर्ता नाही तो प्रयोग;  
ज्याचा कर्ता क्रियापदापासून निराळा असत नाही असा; ' फावणे,  
सांजावणे ' इ० धातू. २ कर्त्यावाचून असलेले. [ सं. अ+कृ ]

**अकर्तृत्व**—न. नालायकी: असामर्थ्य; करण्यास अपात्रता.  
[ सं. अ+कृ ]

**अकर्म**—न. १ वाईट काम; पाप कृत्य: निषिद्ध कर्म. 'तंव तंव  
होतीं थोराडें। अकर्माचीं तळबुडें ॥' झा १५. १६८. २ ज्यास  
कर्म नाही असे: कर्मातीत: ब्रह्म. 'जे कर्माविगळे सर्वांगें। जेथ लावि-  
तांहीन लगे। जे नव्हे कर्मटाजोणें। तें जाणु मवेगें अकर्म ॥' —एमा  
७. ६६. [ सं. अ+कर्म ]

**अकर्मक**—वि. ( व्या. ) ज्यास कर्म नाही ते ( क्रियापद ). [ सं. ]

**अकर्मकर्तरी**—वि. ( व्या. ) जेथे अकर्मक क्रियापदाचा योग  
असून कर्त्याच्या अनुरोधाने क्रियापद असतं, तो प्रयोग. उ० ' तो  
चालतो ' ' तो निजतो. ' [ सं. अकर्म+कर्तृ ]

**अकर्मा**—वि. १ कर्महीन; रिकामा; कर्मातीत; कर्मरहित. 'मी  
अकर्मा। न करोनि करीं कर्म ॥' —एमा. २. ३९८. २ साहसकर्म  
करणारा. ०कार—वि. वाईट, पाप, साहस करणारा. 'अंबालयीं  
यादव वीर। उतरले आहेती अकर्माकार ॥' एरुव ६.४१. [ सं.  
अ+कर्म ]

**अकर्माी**—वि. १ अकर्म करणारा. २ दुर्दैवी; अभागी; कमनशि-  
वाचा.

**अकल**—करा—क-हा—काडा—काढा—कारा—अकल  
पहा.

**अकल**—वि. कलारहित. ' जयजय अकलकलाशून्य । ' —यो  
१.९. [ सं. ]

**अकलं ( लं ) क**—वि. निष्पाप. निर्दोष: कलंकरहित. [ सं.  
अ+कलंकर ]

**अकलदमा, हकलदमा**—न. ( खि. ) रक्ताचे शेत. हे यश-  
शलेमाबाहेर सिथान डोंगराच्या दक्षिणेस आहे. यहुदा इस्कार-  
योत यास गुरुद्रोहाचा मोवदला म्हणून जो पैसा मिळाला  
त्याचे हे शेत विकत घेण्यांत आले होते; म्हणून त्यास अकलदमा  
म्हणजे रक्ताचे शेत हे नांव पडले. इर्झी त्या ठिकाणास हक—एद्—दम  
असे म्हणतात. ' त्यांच्या भाषेत त्या शेताला अकलदमा म्हणजे  
रक्ताचे शेत असे नांव पडले आहे. ' प्रकृ. १.१९. मत्त. २७.३.१०.  
[ अंर. हखल+दमा ]

**अकला**—पु. घोड्याचा एक रोग; यापासून घोडा लंगडतो.  
—अश्वप. २.३१९. [ फा. ]

**अकलाद्**—वि. ( कर. ) अल्लाद् पहा,



**अकल्पन**—वि. कल्पनाहित; निरिच्छ. 'अकल्पनाख्य कल्प-  
तरो ।' शा. १८. १०. ० **अकल्पनीय**—वि. कल्पना करतां येणार  
नाहीं असे; अतर्क्य; न सुचणारे. [ सं. कल्प ]

**अकल्पित**—वि. १ ज्याची कल्पना होणार नाही असे. 'कि  
अकल्पित द्रव्य अपार । दुर्बल ब्राह्मणां दिधे ॥' २ ज्याविषयी  
पूर्वी काही योजना, तयारी, वेत, विचार केलेला नाही असे. ३  
अकृत्रिम. ४ अनुद्दिष्ट. —क्रि. अकस्मात्. [ सं. ]

**अकलमन्द**—वि. १ शाहणा; चतुर; हुषार; बुद्धिमान; विद्वान.  
२ ( चुकीने ) बेअकली; मूर्ख. [ अ. अकृ+फा. मन्द ]

**अकल्मष**—वि. निष्पाप; निर्दोष. [ सं. अ+कल्मष ]

**अकल्याण**—वि. अशुभ; वाईट. —न. अमंगल. [ सं. अ+  
कल्याण ]

**अकलवंत**—वि. अकलमंद; बुद्धिमान 'हरिपंत फडके वदून  
अकलवंत होते.' पया २. [ अ. अकृ+सं. वंत ]

**अकवि**—वि. मूर्ख; अज्ञानी. —हंको. [ सं. अ+कवि ]

**अकस**—पु. स्त्री. द्वेष; मत्सर; हवादावा; चुरम; अशयन-  
द्रोह; वैर. 'सर्वे सराफ अकसीने फिराने काजिया कास्तात.'—रा  
११.६९. [ अ. र. ] **अखोर, अकसी**—वि. खुनशी; दुष्ट; हेवखोर;  
द्वेषा; मत्सरी.

**अकसणे**—अक्रि. आंकूड होणे; अकसणे. [ सं. आ+कृ ]

**अकसारणे**—अक्रि. प्रसिद्ध होणे. [ अकसा. फा. आशंकारा ]

**अकसाळी**—स्त्री. कर्नाटकी सोनारांची जात. [ सं. अकं  
प्र. अक=सुवर्ण+शाळा=दुकान ]

**अकसीर**—वि. रामबाण; गुणकारक; परिणामकारी. [ अ. र.  
इक्सीर=अमृत ]

**अकस्मात्**—वि. १ एकाएकी; अकल्पित २ विचार केल्या-  
शिवाय. 'दृष्टि न पहातां अवघा ग्रंथ । उगाच दोष ठेविजे अक-  
स्मात् ॥ तो शतमूर्ख जाण निश्चित । नव्हे पंडित विवेकी.' [ सं.  
अ+कस्मात् ]. ० **अकस्मात्**—अकस्मात्. अप.

**अकळ**—वि. अगम्य; नसमजणारे. 'अकळ देख लीला त्याची ॥'  
—ह. ८.१२०; 'सकळांसि आश्रये वाटले तेव्हां । अकळ माया  
देखोनिया ॥'—मक ३६.९०; 'येर म्हणे जी चक्रपाणी । तुम्ही तों  
अकळ दिसे करणी ॥'—जै. ९२. ८०. [ सं. अ+कळ=समजणे,  
जाणणे ]

**अकळणे**—अक्रि. आकळी, जांभई, उचकी, अखेरचा श्वास  
सेणे—देणे. [ सं. आ+कळ=अस्पष्ट ध्वनि करणे ] २ आकळणे पहा.

**अकळत अकळून, नकळत नकळून**—क्रि. न समजतां;  
अर्थवट समजून. 'मी बुद्ध्यां अपराध करणार नाही, अकळत नक-  
ळत झाला तर क्षमा करावी.' [ सं. अ+कळ=जाणणे ]

**अकळवणी**—न. भल्ल्याच वेळी पडणारा पाऊस; अकाल-

वृष्टि. [ सं. अकाल+वन-( प्रा. ) वण=पाणी ]

**अकळी**—स्त्री. १ अखेरचा श्वास; उचकी; आंचका. २ जांभई.  
० **देणे—येणे**. [ ध्व. सं. अ+कळ=अस्पष्ट ध्वनि करणे ]

**अका**—अक्षा पहा.

**अकाउंट**—पु. १ हिशेब; जमाखर्च. २ हकीकत. **अबुक**-  
जमाखर्चाची वही, चोपटी. **अकाउंटंट**—हिशेबनीस; फडणीस.  
[ इ. ]

**अकांचन**—वि. निष्कांचन; निधन; द्रव्य नसलेला; गरीब;  
दरिद्री. [ सं. अ+कांचन ]

**अकांड—डी**—वि. अकाली; अनपेक्षित. 'अकांड प्रळयीं  
रक्षणकारी ।'—सप्र ६.२१. 'रामदेवरावाच्या पश्चात.....एकाएकीं  
अकांडी पहिला उत्कर्षकाळ आटोपला'—देभा ४. [ सं. अ+कांड=  
उचितकाळ ]. ० **तांडव**—न. १ व्यर्थ, भल्ल्याच वेळी, अकाली  
वडवड; मोठ्याने व रागाने केलेली वडवड. 'युक्ति वाढवुनि उदंड ।  
नाना मने अकांडतांड ( व ) । साह्य संचरोनि पाखांड । गर्जत तोंड  
महावादे ॥'—एभा १०२.१९ २ रागाच्या भरांत दुमन्यावर झाडलेला  
तांडोरा. ३ मोठे गजवजून मोडणारे कार्य. [ सं. अकांड+तांडव=  
नृत्य ]

**अकांत**—पु. प्र. आकांत. १ कोलाहल. आरडाओरड; आक्रोश;  
अतिशय शोक. २ मोठा अनर्थ. [ सं. आकंदन ]. ० **णे—हणें—**  
**करणे—मांडणे**—मोठ्याने शोक करणे. 'अकांतले पृथ्वीचे जन.'  
० **वर्षणे**—अनर्थ ओढवणे.

**अकांत लांकांत**—पु. १ मोठमोठ्याने लोकांसमोर आक्रोश.  
० **करणे—मांडणे**. २ ( गो ) घावरणे.

**अकावर**—पु. मोठ लोक; श्रीमंत. [ अ. अक्वरचे अव. ]

**अकावाही**—अकावाही पहा.

**अनार्मा**—वि. निरुपयोगी. निकामी; व्यर्थ [ अ+काम ]

**अकाम्य**—वि. निहंतुक. निर्योमी. [ सं. ]. ० **कर्म—धर्म—**  
**भक्ति—सेवा**.

**अकार**—पु. अ हा स्वर [ सं. ] ० **मात्रा**—स्त्री. प्रणवांतील  
पहिली अक्षी मात्रा. 'अकार उकार मकार । तिन्ही मिलुनि ओंकार ॥'

**अकारण**—क्रि. १ निर्मित्तावांचून; विनाकारण; निष्कारण.  
२ निरुपयोगी; बेफायदा; ज्याची गरज नाही असे; व्यर्थ; मिथ्या.  
'म्हणवुनि मज ऐकेविण । हे त्रयीधर्म अकारण ॥'—शा ९.३३४;  
'आत्मदृष्टीचे लक्षण । दृश्य द्रष्टा आणि दर्शन । तिन्ही होउनि अका-  
रण । परिपूर्ण श्रीकृष्ण ॥'—एरुच १३.८१. ० **बंधु**—पु. निरपेक्ष  
सहाय्यक; निमित्त नसतांना होणारा मित्र. 'सरकारचे अकारणबंधुहि  
त्याजविरुद्ध आहेत.'—टि. २. २. २७५. [ सं. ] **अकारणिक**

( **णी** )—वि. निरुपयोगी.

**अकारत ( थ )**—वि. व्यर्थ; विनाकारण. [ सं. अ+कार्य ]

**अकारादि वर्ण**—पु. अव. अकारापासून सुरू होणारी वर्ण-माला. [ सं. अकार+आदि+वर्ण=अ आह आरंभी ज्यांच्या अशीं मूळाक्षरं ]

**अकारान्त**—वि. अ आह शेषटी ज्याच्या असे. [ सं. अकार+अन्त ]

**अकारीव**—पु. १ नातलग; जवळचे लोक. २ माहीतगार; भूम्या; जाणता. 'तुम्ही सवे त्या प्रांताचे अकारीव, जावे न जावे' —रा १.२८१; 'हुदुरचे अकारीव' —रा. १५.२५ [अ. करीवचे अव]

**अकार्पण्य**—न. कृपणतेचा अभाव: समृद्धि. [ सं. अ+कार्पण्य ]

**अकार्य**—न. अयोग्य कृत्य; गुन्हा: अपराध; दोष. -वि. करण्याची गरज नाही असे; अयोग्य [ सं. ]

**अकाल**—पु. १ अयोग्य वेळ. २ दुष्काल; दुर्भिक्ष ३ जगांचा ईश्वर. 'सत श्री अकाल' [ सं. अ+काल ]. ० **गमान**—न. अवेळी जाण

० **ज**—वि. अवेळी जन्मलेला. ० **जन्म**—पु. अवेळी जन्म ० **मरण**—

**मृत्यु**—न. पु. अवेळी मरण. ० **वृष्टि**—स्त्री. अवेळी पडलेला पाऊस

**अकालिक**—वि. अवेळी, भलत्यावेळी, अयोग्य वेळी केलेले—

घडलेले. [ सं. ]

**अकालिफा**—न. (कुण० खलिफा) तांबडसर रंगीवर्गी पानांचे बागेतील एक शोभेचे झाड. [ इ. ]

**अकाली**—पु. शीखांचा एक पंथ. [ सं. अ+काल ]

**अकालीन**—वि. अवेळचा; अप्रासंगिक; अयोग्यवेळी आणलेला, केलेला. [ सं. अ+काल ]

**अकालोत्पन्न**—वि. पूर्ण दिवस भरण्यापूर्वी जन्मलेला [ सं. अ+काल+उत्पन्न ]

**अकाल्यनिक**—वि. अकृत्रिम; वास्तविक. मत्य. वनावट नमलेला; मूळास धरून. [ सं. अ+कल्प ]

**अकाशिया**—स्त्री. (गु.) पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी (भात) जमीन. [ सं. आकाश ]

**अकाल**—पु. अयोग्य वेळ. अकाल पहा. 'जैसे कां अभ्रपटळ । अकालीचे ॥' झा. ३.१११. ० **वणी**—अकळवणी पदा ० **वृष्टि**—अकाल पहा.

**अकाल्या**—वि. अप्रासंगिक; अवेळी पडलेला (पाऊस). [ सं. अकाल ]

**अकांक्षा**—आकांक्षा पहा.

**अकि**—स्त्री. सडक तांदूळ. [ का. अकि ]

**अकिचन**—वि. अतिशय गरीब; जवळ कांही एक नाही असा; दरिद्री; कंगाल. 'हा सारा जन्मभर अकिचन राहिया'. नि ५.१. [ सं. अ+कि+चन ]

**अकिचित्त**—वि. किचित्त नाही; सुळीच नाही. [ सं. अ+कि+चित्त ]. ० **कर**—वि. क्षुद्रक; क्षुद्र. ० **ज्ञान**—अगदी थोडे ज्ञान. ० **प्रद**—

**बोध**—वद.

**अकीक**—पु. एक तांबूस, कठिण, चांगली जिल्हई बसणारे रत्न—कॉर्नेलियन. हे मुद्रा करण्यास योग्य असूनअंगट (गोमेद), रेती किंवा सिलिका (गार) यांचे बनलेले असते. [ अर. ]

**अकीदत**—स्त्री. निष्ठा; विश्वास. [ अर. ]

**अकीन**—पु. खात्री: सत्य. २ सत्याचा वाली. [ अर. यकीन ]

**अकीर्नीय**—वि. स्तुति करण्यास अपात्र: अवर्ण्य. [ सं. अ+कृत् ]

**अकीर्ति**—स्त्री. दुष्कीर्ति; कुप्रसिद्धि: बदनामी: दुर्लौकिक. [ सं. ]

**अकुट्टेदुकुट्टे**—ठिकच्या पहा.

**अकुट्ट-ठित्त**—वि. १ अबाधित. २ दृढ ३ अप्रतिबद्ध: अप्रतिहत (भाषण, कार्य). 'तो दशकंठ अकुट्टे विमानं भुजितं निवपकंठ धनु उचळी ॥'—सीस्य. ४ अकुट्ट (वाचा, गति. कुनि. इ०). [ सं. अ+कुट्टे ]

**अकुतोभय**—वि. अपप्रतरूप अक (कृ) तोभय. १ जो क्लामादि भीत नाही, ज्यास कोणतीहि भीति नाही असा (पुरुष, वस्तु). २ निर्भय: धीट: संकट सहन करण्यास समर्थ: वेडर: मजबूत (इमारतींमधील). 'मातीची भित घालिता त्यापक्षांनि निज्यांची घातली म्हणजे अक्रतोभय होईल.' [ सं. अ+कुतः+भय ]

**अकुलज**—वि. हीनकुलोत्पन्न; क्षुद्र: नीच; प्राम्य. [ सं. अ+कुल+ज ]

**अकुलीन**—अकुलज पहा.

**अकुशल**—वि. १ अद्यापी; अतज्ज्ञ. २ अगुभ. ३ (तत्त्व.) असुखवेदनीय; दुःखकारक. [ सं. अ+कुशल ]

**अकुळी**—वि. कुलरहित; कुळाचा पत्ता नाही असा. 'एक म्हणती नंदाचा । एक म्हणती वसुदेवाचा । ठाव नाही बापाचा । अकुळी साचा श्रीकृष्ण ॥'—एरुख २. ३. [ सं. अ+कुल ]

**अकूट**—न. विप न पाजलेले (शस्त्र). [ सं. अ+कूट=विप ]

**अकूपार**—पु. समुद्र. २ खडक. ३ कांसव; कूर्मावतार. ४ सूर्य. [ सं. ]

**अकूर**—पु. घोड्याचा एक रोग—घोड्याने उडी मारली असतां बरगडी सोडते तो. —अथप. ३०१. [ सं. अक+उरम् ]

**अकृत**—वि. न केलेले; न सांपडलेले. [ सं. अ+कृत ]. —न. वाईट कृत्य; पातक. [ सं. अ+कृत्य ]. ० **काल**—वि. अनिश्चित कालाचे; ज्यास कालाची मर्यादा घातली नाही असे; बिनमुदतीचे (कर्ज, व्याज इ०). [ सं. ]. ० **प्र**—वि. कृतज्ञ; उपकार स्मरणारा. [ सं. अ+कृत ]

० **ज्ञ**—वि. कृतज्ञ; उपकार न स्मरणारा. [ सं. अ+कृतज्ञ ].

० **अकृत**—(अकृताकृत) अक्रीतार्थी नुक्रीने: अक्रीत पहा

**अकृताश्रम**—वि. आश्रमातीत; वर्णाश्रमधर्मापलीकडे गेलेला. 'आत्माभ्यासीं परिश्रम । करुनि निरसिले कर्माकर्म । यालागीं तें अकृताश्रम । निजनिश्रम स्वये जाहले ॥'—एभा २. १६६. [ सं. अकृत+आश्रम ]

**अकृतोभय**—(अप.) अकृतोभय पहा.

**अकृत्य**—न. निषिद्ध कर्म; वाईट काम; पाप. 'अकृत्य कुडें तें लोकीं । वाळावें गा ।'—हा १६.४६६. [ सं. ]

**अकृत्रिम**—वि. १ कृत्रिम नव्हे तें; सहज; स्वाभाविक. 'कां चंदनाची हुती जैसी । चंदनीं भजे अपैसी । कां अकृत्रिम शशी । चंद्रिका ते ॥'—हा १८. ११५०. २ स्वयंभू; मनुष्यानें न केलेली (देवता इ०). ३ वास्तविक; खरें. 'तंव शब्दविता प्रगटं पोटीं । तेंणें अकृत्रिम भजन उठी । ब्रह्मापण मिठी । श्रवणें पडे ।'—एभा २. ३६४. ४ निष्कपट; प्रामाणिक; मोकळ्या मनाचा. —न. मोकळेपणा; निष्कपटता; निर्व्याजता. [ सं. ]

**अकलस**—वि. ज्याबद्दल पूर्वी कांहीं योजना केली नाही असे. [ सं. अ+कल्प् ]

**अकेंद्र**—(पाश.) केन्द्रीभूत न झालेले. 'नोंन न्युफलीएट्टेड.' [ सं. अ+केंद्र ]

**अकेला**—वि. (हिं.) एकटा; एकला; एकाकी. [ सं. एकल. ]

**अकोचणें**—अक्रि. संकोचणें; अंग लपविणें. 'मूळ तां लपाला अकोचुनी ।'—दावि ३. २८. [ सं. आ+कुच् ]

**अकोटा**—न. (कों.) एकाचें मालकीचें गलबत दुसऱ्यास वापरण्यास दिल्याबद्दलचें भाडें (नोर नव्हे). **०पत्र**—न. वरील बद्दलचें फारपत्र; भाडेपत्र. [ ? ]

**अकोनाईट**—न. एक होमिओपाथीचें हिंवताप, संधिवात, गोंबर, यांवरील विषारी बनस्पतीपासून तयार केलेले औषध; बचनाग. २ अतिविष. [ प्री. इं. ]

**अकोलळ**—न. कण्हेरीच्या पानाप्रमाणें लांबट, रूंद, वर रेषा असलेल्या पानांचे एक झाड. हें वांतिकारक असून विष, कफ, कटि-घुल, कृमी, सूज, यांवर व कुडें, मांजर, उंदीर यांच्या विषावर गुणकारक आहे. याचें बींही औषधी असून त्याचें तेल त्वग्दोषावर व मंत्रतंत्रामध्ये उपयोगी आहे. —वगु. [ सं. ]

**अकड**—अकड पहा.

**अकण**—वि. (कों.) चिकट. 'अकण माती चिक्कण माती'—मसाप २. ११. [ चिक्कण द्वि. ]

**अकरताळा**—अकरताळ पहा.

**अकळ**—स्त्री. शहाणपण; चातुर्य; बुद्धि. [ अर. अकळ ]. **०गुंग होणें**—बुद्धि कुंठित होणें. **०जाणें**—शहाणपण नाहीसे होणें. **म्ह.** 'आधीं जाते अकळ, मग जातें भांडवल.' **०विकत घेणें**—घडा शिकणें; पुष्कळ किंमत देऊन शहाणपण शिकणें; फार महाग पडलेल्या अनुभवांन शहाणें होणें. **०सांगणें**—सल्ला देणें; युक्ति सांगणें. **०से खुदा पळानना**—शहाणपणानें देवासहि जाणतां येतें; ही क्षण एखा-बाला आपल्या बुद्धीचा उपयोग करावयास सांगण्याकरितां वापरतात. **—लेखा कांदा—खंदक—गाडा**—अति शहाणा; दीडशहाणा; **मूखें**.—लेखा गधडा—मूखें; ढ; मतिमंद; बाबळट. **—लेखे तारे**

**तोडणें**—अविचारानें बोलणें. 'लतिके ! ज्या तोंडांन हे अकलेचे तारे तोडीत होतीस, त्याच तोंडाला असे खडे चारतांना मला कल्पांतापर्यंत सुद्धां दया घेणार नाहीं.'—आ १६५. **—लेखा बंद**—दूरदर्शित्व; शहाणपण; चातुर्य. 'अकलेचा बंद नाही घातला ।'—दा १९. ८. १५.

**अकलक (का) डा-ढा-रा**—डा—पु. एक हात भर उंचीचें झाड. हें बंगाल, अरबस्तान, इजिप्त इकडे फार होतें; झेंडूसारखीं पिवळीं फुलें येतात, तीं खोकल्यावर घेतात व जिन्हेसंबंधीं व्यंग असल्यास झाडाची कांडी तोंडांत धरतात; याचा काढा संधिघाता-वर घेतात. —वगु. [ अर. अकलक-कडा ]

**अकलखाद**—वि. संपूर्ण; समूळ; अगदीं साफ ( सर्वनाश दाखविणारें विशेषण ). 'यंदां शेतें अकलखाद बुडालीं.' [ अर. अकल+ खाद् = खाणें ]

**अककलदाढ**—स्त्री. अगदीं शेवटच्या खालच्या व वरच्या दोन दाढांपैकीं प्रत्येक. या सगळ्यांच्या शेवटीं येतात.

**अककलबाज—मंद—मान—चंत—घान**—वि. शहाणा; चतुर; धूर्त; युक्तिबाज; (उप.) मूर्ख.

**अकलबुद्धीनें**—क्रि. विचारपूर्वक; शहाणपणानें.—रा ८. २२४.

**अककलहुशारी**—स्त्री. पूर्ण खुषी व संमति; सावधानचित्त; राजीखुषी ( दुसऱ्यानें सक्ति न करतां अगर न फसवितां ) ( कागद-पत्र, दस्तऐवज वगैरेंमध्ये वापरतात ).

**अक्का**—स्त्री. वडील बहीण. [ सं. अक्का=आई; का. अक्का= वडील बहीण. मूळ द्राविड ].

**अक्काबाई**—स्त्री. लक्ष्मीची वडील बहीण; ( ल. ) दारिद्र्य; दुर्दशा; दुर्दैव; दुर्बुद्धि; दुष्ट, भांडकुदळ स्त्री. 'अक्काबाई दोहीं दारीं फुगडया घालिती.' [ का. अक्का ]. **०चा पाया**—दुर्दैवाचीं पूवे चिन्हें.

**०चें पोर**—दुर्दैव. 'हें अक्काबाईचें पोर ( १९०१ चें शेतकी विल ) सर्वे इलाखा भिकारी करील.'— टि २. २. २६७. **०चा फेरा**—वाईट दशा; दारिद्र्य; दुर्दैवाचे आगमन. **०ची दया**—दारिद्र्य. **०चें बाळ**—दुर्दैवी मूल.

**अकखा**—अखा पहा.

**अककुअरी**—पु. विम्याच्या हिशेबी कारभारांतला तज्ज्ञ. [ इं. ]

**अकट**—पु. १ कायदा; शासन. २ नाटकांतली अंक. [ इं. ]

**अकट्टर**—पु. नट. [ इं. ]

**अकिटिंग**—पु. सोंगाची संपादणी; अभिनय; हावभाव. 'बाल गंधर्वाला भेनकेचें अकिटिंग साधणार नाही ही गोष्ट साधारण नव्हे.' नाकु-१७. —वि. दुसऱ्याकरितां तात्पुरतें काम करणारा; बदली; अमानी. [ इं. ]

**अकटोबर**—पु. इंग्रजी १० वा महिना—दिवस ३१. मराठी आश्विन—कार्तिकाचा सुमार. [ इं. ]

**अकदस**—अकदस पहा.

**अकबर**—अकबर पहा.

**अकताळा-ळी, अकस्ताळा-ळी**—अकरताळ पहा.

**अकतोभय**—(अप.) अकुतोभय पहा.

**अकबपेनी**—वि. पानासारखा टिळा कपाळावर असणारा (घोडा).—अक्षप १०४. [उट्टु]

**अक्रम**—वि. अव्यवस्थित; क्रमरहित. 'वाचेचें वितुळणें। सावरानि प्राणें। अक्रमाचें श्रणें। ठेवानि ठायीं ॥'—ज्ञा १८. १५५७.—पु. एक पत्यांचा खेळ; यांत सर्व पत्यांची किंमत ठरविलेली असते, त्यावरून हातांत असलेल्या पानांचे गुण २१ अगर जवळ जवळ २१ होतील असा प्रयत्न खेळाडूनें केला पाहिजे; २१ पेक्षां जास्त गुण झाल्यास नुकसान होतें. [सं. अ+क्रम]

**अक्रय्य-अक्रय**—वि. विकृत घेतां न येण्यासारखा; विकतां न येण्यासारखा. [सं. अ+क्री]

**अक्रस**—वि. रक्ष; नीरस; तृपद्द नसलेले; असात्त्विक (अन्न). [सं. अकृ=जाणें+रस?]. **०तक्रस**—रक्ष. [अक्रस द्वि.]

**अकस्ताळा**—अकरताळ पहा.

**अक्रा-अक्रावा**—अकरा पहा.

**अक्राळविक्राळ**—अकराळविकराळ पहा.

**अक्रिय**—वि. न करणारा; कोणतीही क्रिया न करणारा; निष्कर्म (ईश्वरासंबंधी, जसें-निर्गुण, निराकार); निष्क्रिय; क्रियारहित. 'मज अक्रियासी कर्म।'—ज्ञा ९. १५६. [सं. अ+क्रिया]

**अक्री**—अखरी पहा.

**अक्रीं**—अकरीं पहा.

**अक्रीत**—वि. (हा शब्द व्युत्पत्तिदृष्ट्या बरोबर असून याचा उपयोग मात्र अनियमितपणें होतो.) १ बेसुमार; अतिशय. **०धेणें-देणें**—एखादी वस्तु प्रमाणान्नाहेर अतिशय किंमत देऊन विकृत घेणें, अथवा विकरणें, अतिशय जबर व्याज घेऊन रकम देणें. २ भलत्याच दरानें; बाजारभावाच्या मानानें अतिशय जास्त भावानें. ३ मोफत; फुकट; मोबदला न घेतां. 'मी अक्रीत खात नाहीं.' 'मी कोणाचें अक्रीत घेणार नाहीं' = मी दुसऱ्याचें काहीं चुकीनें घेणार नाहीं. अक्रीताचा व्यवहार=अप्रामाणिकव्यवहार. 'अक्रीत मिळविलेला पैसा जयास जात नाहीं.' [सं. अ+क्री] **०विक्रिया**—वि. भलतीच किंमत घेऊन विकणारा.

**अक्रीत**—वि. असंभवनीय; न करण्यासारखी (कृति). [अ+कृ]

**अकुरसणें-अक्रसणें**—अकि. संकुचित होणें; आंखडणें; एकत्र होणें; घट्ट होणें. [सं. आ+कृष्]

**अकुरें**—अकुरें पहा.

**अकोट(ड)**—पु. हे झाड हिमालयाच्या आसमंतात व चीन.

उत्तर हिंदुस्थान, इराण इकडे होतें; याला ३०१४० वर्षांनीं फळ येतें; हे पेरणावडें असून कच्च्या फळांचें लोणचें घालतात. याचें तेल खातात व जाळतात; फळ मधुर, पौष्टिक, पित्त, क्षय व रक्त-दोषावर उपयोगी; याचें टरफळ व पान स्तंभक; लकूड सुरेख व मजबूत असल्यानें नक्षीकामास चांगलें. [सं. अक्षोट-ड]

**अक्रोध**—पु. रागाचा अभाव; रागाचें दमन; यतिधर्मापैकीं एक लक्षण (योगधर्म पहा).—वि. रागरहित. [सं. अ+क्रोध]

**अक्लिष्ट**—वि. गुंतागुंत नसलेले; सोपें; सहज होण्याजोगें. **०पणें**—क्रि. अनयासें; त्रासाशिवाय; मोकळेपणानें. [सं. अ+क्लिष्ट]

**अक्लेश**—क्रि. त्रास न पडतां; श्रम, काळजी यांशिवाय. [सं. अ+क्लेश]

**अक्लेश-शी**—क्रि. पूर्णपणें; सर्वथा; अगदीं; जितका लाभ व्हावयाचा त्यांत काहीं कमी न होतां; काहीं बाकी न रहातां (नाश होणें, भंगणें, वागणें, नासणें, मरणें, जाणें इ० क्रियापदांबरोबर उपयोग करतात). [सं. अकृ=जाणें+क्लेश, किंवा अक्लेश]

**अक्यायर**—सक्रि. १ सरकारी किंवा सावजनिक्त कामाकरितां कायद्याच्या सहाय्यानें (जमीन वगैरे) विकृत घेणें. २ संपादन; कमाविणें. [इं.]

**अॅक्शन**—पु. १ खटला; दावा. २ कार्य; क्रिया; पाटें; प्रत्यक्ष हालचाल; चळवळ. 'या पुढील आपल्या पहिल्या प्रवेशापासून अॅक्शनला सुरवात करावयाची.'—भा १५०.

**अक्शा**—न. द्राक्ष. [का.]

**अक्शा (क्सा) बोक्शी-क्सी**—ओकसाबोकशी पहा.

**अक्शी**—(कुण.) समूळ; सर्वांशीं; अगदीं; पूर्णपणें. 'अक्षि क्षिप्त्या धरूनश्यानी समया गांवांत धिंड काडीन'—बाय ३. २. [सं. अ+क्षय]

**अॅक्सिडेंट**—पु. अपघात. [इं.]

**अखई**—क्रि. अखंड; अक्षयीं. 'करी लागपाट चित्तवित्तनको पाहो। अखई तो चुडा तुज भोगईल नाहो ॥'—तुगा २८८. [सं. अ+क्षय]

**अखंगळ**—वि. (व.) खोडकर. [सं. अ+खञ्ज]

**अखजा-जी-ज्जी, अखीती-ज**—की. वैशाख शुद्ध तृतीया. अक्षय्य तृतीया पहा. [सं. अक्षय+तृतीया; प्रा. अक्खय+तत्त्रया; गु. अखात्रीज; हिं. अखेतिज, अख्तीज; काश्मि. अक्त्रिय]

**अखटा**—वि. वाईट; तिरस्करणीय. 'जेथें अशा स्नेहाची जात, तेथें उभयतांतें द्वैत अखटा'—होला ७२. १०५. [सं. उच्छिष्ट; प्रा. ओखट; तुल. का. अकट=दुःखाद्वार]

**अखटाई(य)**—की. (गो.) १ ल्हाडीचा अभाव. २ (ल.) शहाणपण. [सं. अ+शठ; म. अ+खट]

**अखंडणे**—आखंडणे पहा.

**अखंड(डी)**—वि. १ संपूर्ण; सगळा; अनुटित. २ तुकडे नसलेला; एकसंधी; सलग; तुकडे जोडून न केलेला. —क्रिवि. सतत; अप्रतिबद्ध; न थांबता; निरंतर. 'अखंड बोलो आवडे।' —हा १५. ४४८. [ सं. अ+खंड ]. **०क्रम**—पु. पत्याच्या विशिष्ट (पाट) च्या खेळांत हुकमाच्या एकव्यापासून दहिल्यापर्यंतची एकसारखी रांग (सीक्वेन्स); यास २५० मार्के असतात. —पाट १६. **०चोळी**—स्त्री. बाह्याविना सर्व सलग अवयवांची—लाग, पखे, ठुसा (कोरा) व पाठ—जोड नसलेली चोळी. **०दंड**—वि. एकसारखा चालणारा, असणारा. 'शत वर्षे अखंड दंड । पर्जन्य वितंड पै वर्षे ॥ —एमा. ३. १६८. **०दंडायमान**—वि. अमर्याद; अनंत; घटका, पळे, दिवस, वर्षे इ० कालविभागविरहित. **०द्वादशी**—स्त्री. मार्गशीर्ष शुद्ध द्वादशी. **०पद**—(ग.) बीजगणितातील मूळ प्रकाशक नसलेले अकरणी पद. **०श्रेढी**—स्त्री. (ग.) गणितातील एक श्रेढीप्रकार; यांतील पदे क्रमाने खंड न पडता एकसारखी असतात. **०सौभाग्य**—न. १ अव्याहत, एकसारखी, सतत भरभराट—ऐश्वर्य—कल्याण. २ केव्हांहि वैधन्य प्राप्त न होणे; नवऱ्याच्या आधी मरणे. [ सं. ] **०सौभाग्यवती**—स्त्री. जिला सतत सौभाग्यसुख लाभले किंवा लाभणार आहे अशी स्त्री; अविधवा. २ (ल.) वेद्या. **०स्वारी**—स्त्री. सर्व लवाजम्यासहित. 'अखंड स्वारी रायाची निघाली चौथीच्या अमलामयी' —पला. ३०९. **०ज्ञान**—न. १ सतत ज्ञानमय स्थिति; स्थिर बुद्धि. २ संयोजीकरणाने होणारे ज्ञान. खंडज्ञान पहा. [ सं. ]

**अखंडनीय**—अखंडय पहा.

**अखंडाकार**—क्रिवि. (कवि.) अखंडितपणे; अव्याहत रीतीने. 'परमार्थ प्रपंची साचार । अखंडाकार चाले घेर।' [ सं. अखंड+आकार ]

**अखंडित**—वि. १ अनुटित; अविभक्त; विनतुकव्याचा. २ (ल.) पुष्कळ; अपरंपार; अगाध; अतिशय; अमर्याद. २ अपराजित; खोडून न टाकलेला; खोटा न ठरलेला; रद्द न केलेला. —क्रिवि. अप्रतिबद्ध; निरंतर; सतत. [ सं. अ+खंडित ] **०आचार—धर्म पराक्रम—बुद्धि—लक्ष्मी—संपत्ति—ज्ञान** इ० ध **०लक्ष्मी आलं—कृत**—मोठमोठ्या सत्ताधीश, धनिक लोकांना विहावयाचा जुन्या प्रजांतील आरंभीचा मायना. [ सं. अखंडित+लक्ष्मी+अलं=अपार संपत्तीने युक्त ]

**०अखंडैकरस**—पु. पूर्णब्रह्म; परब्रह्म. [ सं. अखंड+एकरस ]

**अखंड्य**—वि. खोडून काढण्यास अशक्य; प्रत्युत्तर देण्यास कठीण. [ सं. अ+खंड्य ]

**अ (आ) खण**—न. बैलांच्या पायाखाली एकदां मळणी हाकेलीं कणसे. आकन—मदन पहा. [ सं. आ+खण+कण=किंचित मूळकेले ]

**अखणी, अखणे**—अंकणी, अंकणे पहा.

**अखत(ता)**—अक्षत—ता पहा.

**अखत्यार**—अख्त्यार पहा.

**अखबार**—अख्बार पहा.

**अखम**—वि. पंगु; निर्बल; अशक्त; रोगी; दुबळा. 'दाते हो दान करा, जाते पंढरपुरा । न्या मज तेथवरी अखमाचा सोयरा ॥' —तुगा ३४९. [ सं. अ+क्षम ]

**अखय**—वि. नित्य; अक्षय; सदैव; अखंड; नाशरहित. 'दिले अखय अभयदान गा ।' —तुगा. ३४३. [ सं. अ+क्षय ]

**अखये**—वि. (गो.) विशिष्ट.

**अखर—री**—पु. स्त्री. १ गावाच्या कडेची किंवा सभोवतालची जागा; यावरून गुरे एकत्र करण्याची किंवा विसाव्यास बसण्याची जागा; 'बुकले गुरूं अखरास पहावे.' —क्रिवि. शेवट; शेवटी; अखेरीस. अखेर पहा. [ अर. आखिर=शेवटचा; शेवट ] **०नखर, अखीर नखीर**—क्रिवि. अखेरीस, सरतेशेवटी. 'अखरनखर मरायचाच.' [ अर. अखीरनखीर ]. **०पख**—(व.) भाद्रपद वद्य (सर्वपित्री) अमावास्या; पक्ष (श्राद्ध) करावयाचा शेवटचा दिवस. [ अर. आखीर+सं. पक्ष ]

**अखर**—वि. अविनाशी; अक्षय. [ सं. अ+क्षर ]

**अखरकणे**—सक्रि. ओढून आणणे; ताब्यांत टेवणे. 'मंत्रे देव प्रगटती । मंत्रे भुंते अखरकिती ॥' —दा. ९. ८. ३३. [ सं. आ+कृ+ ]

**अखरा**—१ अखाडा; शास्त्रागार. —क्रिवि. (व.) अखेरीस; शेवटी. अखर पहा.

**अखरी**—स्त्री. १ गाडीचा आंस व साटी यामधले लांकूड; बुटे. [ सं. अक्ष; प्रा. अख; आंख ]. २ धान्य संपणे; अखेरी पहा.

**अखरीत**—अक्रीत पहा.

**अखरे**—वि. खरे नव्हे ते; खोटे (नाणे). 'पारखिया अखरे पडे—हा १०. ३९५. [ अ+खरे ]

**अखवानजी**—पु. पंतोजी; शिक्षक; अखूनजी; अखुंजी; 'आमच्या अखवानजीला व्याकरण येत होते असे नाही.' —अर २. १०-११. [ फा. आखून = शिक्षक; हिं. आखूनजी. ]

**अखसा**—वि. अख्सा; सर्व. [ सं. अ+क्षत+सन् म. अख+सा ]

**अखळ**—वि. अक्षर; शब्द; नांव. 'तुम्ही अखळिचिया राजकुमरी । जाणतुसों तुमची थोरी ।' —शिष्ट. ६७९. [ सं. अक्षर ]

**अखा—ख्वा—ख्वे**—विं. १ अखंड; अविभक्त; धड; शाबूत; अनुटित; न दुखविलेले. २ एकूण; सर्व; एकंदर (सख्या, रास वगैरे). [ सं. अ+क्षत; प्रा. अक्खय; गु. आख्खो, आखुं; स्ना. अख्वं ]

**अखाड**—पु. आषाढ महिना. [ सं. आषाढ ]

**अखाडा**—पु. ( मूळ अर्थ जुगार खेळण्याची जागा, त्यानंतर पुढील अर्थ ). १ जमात; एखाद्या विशिष्ट कार्याकरिता किंवा अभ्यासाकरिता एकत्र जमणाऱ्या लोकांची राहण्याची किंवा जमण्याची जागा; विद्यालय; चर्चास्थल. २ तालीमखाना किंवा त्यांतील हौदा. 'देवेसी कोलकाठी धरूं. अखाडा झोंवीलेंबी करूं ॥' —हा १११. ५४८. ३ रंगस्थल; सर्कस, हूब किंवा त्याची जागा; रिक्कामेटकेडे लोक बसण्याची जागा; अड्डा; गण्या वगैरे मारणारे कुटाळ लोक जमण्याची जागा. ४ संप्रदाय; गोसाव्यांचे पुढील १८ अखाडे किंवा मठ आहेत: अधोरी, अरण्य अवधूत, आनंद, आश्रम, इंद्र, उदासी, कानफाटया, कालवेला, गोदंड, गोरखपंथी अथवा गोरखनाथी, डवरा, नंगागिरी, निरंजनी, निर्वाणी, पुरी, भराडी, भारती, राऊळ, बन, सरभंगी, पवत, सागर, तीर्थ, सरस्वती. यांची संख्या व नावे यांहून निरनिराळीं सांपडतात. ५ अड्डा; गाड्या वगैरे उभ्या राहण्याची जागा. ६ गुरें येऊं नयेत म्हणून तात्पुरतें उभें केलेले कुंपण, फाटक. [ सं. अक्षवाटक; प्रा. अक्खाडग-अक्खाडय=खेळण्याची जागा; -अक्खाड; म. अखाडा ]

**अखाडा**—पु. पालखीचा दांडा. [ सं. अक्ष-आंख+आड ? ]

**अखाडी**—वि. आषाढी. —स्त्री. दुष्काळ; आखाडी पहा. [ सं. आषाढ ]

**अखात**—न. १ स्वाभाविक वनलेले तळे; सरोवर. 'असती बहुत अखातहि त्यांमार्जी पूर्ण जीं जलें अमलें ।'—कुअक ७७. २ जमीनीत खुलेला समुद्राचा भाग. [ सं. अ+खात=खणलेले ]

**अखाद्य**—वि. खाण्यास अयोग्य; निषिद्ध; अभक्ष्य; अमोज्य. अखाद्याचेनि भोजने ।'—हा १८.८०६. [ सं. अ+खाद्य ]

**अखिल (ळ)**—वि. १ सर्व; संपूर्ण. 'तूंचि अवधे अखिल जन ।'—एस्व १.२. २ अनंत; न संपणारे. 'माया पाहतां अभंग । अखिल वाटे ॥'—दा ७.१.५८. —**लार्थ**—पु. मुख्य मुद्दा; सारांश; तात्पर्य. [ सं. अ+खिल = अवशिष्ट ]

**अखुंजी**—शिक्षक; अखवानजी पहा.

**अखुटणें**—आंखटणें पहा.

**अखुड**—वि. तोटकें; आकुंचन पावलेले; लहान; अपुरे. [ सं. आकृष्ट; प्रा. आकड्ड ]. ०णें—उक्ति. १ लहान होणें, करणें; न्हस्व होणें; संकोच पावणें; खुटणें; आकृष्टणें; आंखडणें. अकि. २ थांबणें; ओळणें; हात धरणें. ३ ओढून धरणें (पाऊस). ०शिगी—श्रुंगी—लहान शिंगाची. 'अखुड शिंगी बहुदुधी' ( गाय ).

**अखुनजी**—अखवानजी पहा.

**अखुड**—अखुड पहा.

**अखें**—न. कंठाळी, पडशी, गोणी, पखाल, माकण, इ. कांची एक बाजू; तसेंच बैलांच्या पाठीवरील तूप, तेल इ. कांचा एका बाजूचा बुदला; अटकें. [ सं. अर्द्ध ]

शको. १. २

**अखेतय, अखेती—ज**—अखजा पहा.

**अखेर**—स्त्री. १ शेवट; समाप्ति; अंत; परिणाम. —वि. शेवटील; शेवटचा—ला; पूर्ण झालेला; संपलेला; मृत. 'मथारनिव्हे अखेर झाले'. —किवि. शेवटीं; अंती; शेवटास; सालअखेर. [ अर. आखिर; फा. ]. ०आढावा—पु. साल अखेर येणें—येणें समजण्याकरितां मांडलेला जमाखर्च. ०नौबत(व)—स्त्री. चौपण्याच्या शेवटीं जलद वाजविण्याची एक गत; ( ल ) शेवटचें यश. ०साल—न. १ वर्षाचा शेवट; मृगारंभ; उन्हाळ्याचा शेवट व पावसाळ्याचा प्रारंभ म्हणजे ज्येष्ठ महिना. 'शेवटीं अखेर साल जहाले'—रा १९, ७६;—ख १२३१;—पया ६७. २ विशिष्ट वर्षचक्रातील शेवटचें वर्ष. ३ हिशोबाच्या वर्षाचा शेवट. ०चा हुकुमनामा—पु. ज्या हुकुमावरून दाव्याचा निकाल होतो तो.

**अखेरी**—स्त्री. समाप्ति: अंत; शेवट ( कामाचा ). संपणें; खलास होणें; आटोपणें ( सामुग्री, धान्य ). [ अर. आखिर ] ०मारणें—साधणें—सांभाळणें—१ प्रथम फारसा प्रयत्न न करतां शेवटीं एकदम जोराचा प्रयत्न करून यश मिळविणें; शेवटचा तडाखा लगावणें. २ दशावतारी गंजिफात शेवटचा हात मिळविणें किंवा डाव साधणें. —किवि. अखेरीस. ( कों. अखेरीक ), ०चे दिवस—शेतकामांत हंगामाचे शेवटचे दिवस; वैशाख महिन्याचा शेवटचा पंधरवडा. अखेरसाल पहा.

**अखोट**—अक्रोट पहा.

**अखोट**—वि. खोड ( दोष ) नसलेले; निर्दोष; शुद्ध; निर्मळ. [ अ+खोड ].

**अखोटा**—पु. १ ( एखाद्या काठीचे किंवा खुंटीचे भोंवती ) दोरी बांधण्याकरितां पाडलेली वाटोळी खांच; खोबण; कंगोरा. २ खराडी किंवा कप्पी ( पुली ) मधील वाटोळी खांच. ३ पुढे आलेले टोक; धस; सुळका. ०लागणें—आंखटणें. [ सं. आ+खन—खात ]

**अखोर**—वि. ( खा. ) आणिक; अधिक. [ सं. अधिकतर अक्षुर ? ]

**अख्वा(खवें)**—अखा पहा.

**अख्तर**—पु. १ तारा; नक्षत्र. २ सुदैव; शकुन. [ फा. ]

**अख्त्यार**—पु. १ सोंपविलेला अधिकार; दिलेला हक्क; सुख त्यारी; सत्ता. २ निवड; पसंती. —वि. अख्त्यारी. [ अर. इस्तियार ] ०पत्र—न. प्रतिनिधित्वाचा अधिकार देणारे पत्र. —री—स्त्री १ अख्त्यार; अधिकार; सत्ता. २ पु. अधिकार दिलेला; प्रतिनिधि व्यवस्थापक; चालक; अधिकारी; सुक्त्यार.

**अखबार**—स्त्री. १ बातमी; वर्तमान; वार्ता. २ वर्तमानपत्र बातमीपत्र. ३ परराष्ट्राच्या दरबारी ठेवलेल्या आपल्या बकिला कडून आलेले बातमीपत्र. 'त्याणीं तिकडील अखबार आणिली आबे;

—रा १०. २७३. [ अर. खबर अव. ]. ०नवीस—पु. १ बातमीपत्र पाठविणारा. २ आपला खास बातमीदार. ३ मंत्री. [ फा. ]

**अक्षयैत**—अक्षत पदा. 'ते अक्षयैतीं ऋषिदिति'—उवा ३४.

**अखरी**—(धान्य संपणे याअर्थी) अखरी पहा.

**अग**—उद्गा. १ लक्ष्य वेधण्यासाठी काढलेला संबोधनाथी उद्गार. २ लीस उद्देश्यन वापरावायाचें संबोधन. **म्ह.**—अग अग म्हशी मला कां नेशी ! [ सं. अग; का. अक ]

**अग**—पु. पवत; वृक्ष. [ सं. अ+गम्=जाणे ]

**अगड (ई)**—उद्गा. आख्यर्थ, आनंद किंवा भय दाखविणारा. उद्गार; अगवाई; अगाई; अगम. 'म्हणे अगड ! ऐकिलेहि न कधीं असे पाप मा !'—केका १०; 'त्यावरि न देखिले ते दाखविले म्यां कशास अगई ! तें'—मोवन ५.२२. [ अग+आई ]

**अगग**—उद्गा. अगई पहा. [ सं. अंगक=अकक अंग?—भाअ १८३४; म. अग+अग ]

**अगगाई**—उद्गा. अगई पहा. [ अगग+आई ]

**अगजाळी**—आगजाळी पहा.

**अगट**—न. (वे.) कोडे. [ सं. अघटित ? ]

**अगटचिगट**—वि. मंद; चेंगट; आळशी; दिरंगाई लावणारा. **अकटचिगट** पहा. [ चिगट-विगट द्वि. ]

**अगटी**—आगटी पहा.

**अगड**—पु. १ आड; बांधीव विहीर. २ खंदक; खांच; लवण. 'कृष्ण समुद्राचिया अगडा—मार्जी दुर्गी वसतसे।'—एरुच २.८. ३ तट. 'हा लोकालोक महागड। त्रैलोक्याशीं अगड। रचिला असे।'—कथा ६.४ १०. ४ पशुंचे (विशेषतः हत्तींचे) खेळ खेळण्यासाठी उंच तट असलेले आवार. (असे आवार बडोदे येथे असून त्यांत पशुंचे खेळ होतात). ५ वि. (गो.) अगाध. [ सं. आगत; प्रा. अगड=कूप, हौद; का. अगळ = खणणे, खंदक; अगड = खेळ. ]

**अगडत (द/ख/ब/गड)**—न. १ क्षुळक वस्तु; अडगळ; सटर-फटर. २ अमर्याद, शुळक, निरर्थक बडबड; वांकडेतिकडे बोलणे—करणे—नागणे, वगैरे. ३ शिल्पाकें जाडेभरडे अन्न; गरीबीचें खाणे; भिकार खाणे. —क्रिवि. कसेतरी; वेडेवांकडे; ओबडधोबडपणे. [ विचित्र प्रयोग. सं. अ+घट; म. घाट ]. **अगडीं दगडीं जीव घालणे—पाडणे**—एखाद्यास अडचणीत घालणे. **अगडीं दगडीं पडणे**—अडचणीत सांपडणे.

**अगडधू-व**—वि. लठ्ठभारती; लठ्ठनिरंजन; अगडबंब; हत्तीचें पिल्ले; धिप्पाड ( ली, पुरुष ). [ सं. अवधूत ? ]

**अगडधूत**—पु. गोसावी; बैरागी; लठ्ठभारती माधुस. 'देवा-पुढे नृत्य करीत। अगडधूत मिळवूनियां ॥' [ सं. अवधूत ]

**अगडबंब**—वि. लठ्ठभर; फार लठ्ठ; अबजड; धिप्पाड. [ सं. अगद+ब असौ बंब+च=निरोगी व लठ्ठ. —भाअ १८३४. किंवा अघट+का. बंबळ = हीग ? ]

**अगडा**—पु. गाडीचें जू व दांडी यांना बांधणारी दोरी; कसणी; धुरेकट. [ सं. अग्रगता ? ]

**अगड**—अगड पहा. 'तो जीतां अगड देखीनिला। समुद्राचा ॥'—शिष्ट ३१३.

**अगणनिगण**—आकणनिकण पहा.

**अगणनीय—अगणित**—वि. १ अमोज; अमाप; मोजतां येण्यास अशक्य; असंख्य. २ ( ल. ) क्षुळक; खिसगणतीत नसलेले. [ सं. अ+गण = मोजणे ]

**अगणित**—वि. (गो.) अतिरेक; अतिशयोक्ति. 'अगणितच करणें=अतिरेक=अतिशयोक्ति करणें.

**अगण्य—अगण्य**—अगणनीय पहा. अनादि जें 'अगण्य पर-मतत्त्व ।'—ज्ञा ६.३२०.

**अगत**—न. अगत्य; काळजी; आस्था. —क्रिवि. (गो.) अगतून; अगत्यपूर्वक; खचित. 'त्येकां अगत यौक सांग=त्याला अगत्य यायला सांग' [ म. अगत्य अप. ]

**अगतिक**—वि. १ निरुपाय; अनन्योपाय; निराधार; अस-हाय्य. २ कुंठितगति; मार्ग अडला गेला आहे असा; अवरोधित (कार्ये, संस्था वगैरे). ३ गळंतर नाही असे; अवश्यक; अनिवाये. 'प्राटे-स्टेटांचा व इंग्लंड देशाचा द्वेष करणें अगतिक बनून राहिले होते.'—ईमू ३०७. **०गति**—स्त्री. १ संकटावस्थेतून किंवा अनेक अडचणींतून पुढें जाणे; संकटांतून निभावून नेणे. २ संकटसमर्थीचा उपाय; अखेरचा उपाय; आणीबाणीच्या वेळची हिक्मत. —पु. असहा-य्याला मदत करणारा; अनाथनाथ; वाली; आसरा (देवता, परमेश्वर वगैरे). —वि. अनन्यगति. [ सं. ]

**अगत्य**—न. १ आस्था; कळकळ; पोटाग; आदर. 'या सुभेदा-रास सर्वापेक्षां शास्त्रीबाबाचें अगत्य फार आहे.' २ अत्यंत अव-श्यकता; फार जरूरी; टाळतां न येण्यासारखी स्थिति. 'मला तंबा-कूचें अगत्य नाही.' 'जें अगत्य होतें तैसें जालें.'—दावि ३५. —क्रिवि. निश्चय करून; अवश्यमेव; खात्रीनें; कसेंहि करून. 'तो तिम-ाजीपंतास अगत्य जालें कीं'—भाद्रिसंवृ ५४. [ सं. अगति ]. **०पूर्वक**—क्रिवि. १ निश्चयानें; खात्रीनें; अवश्यमेव. २ बुद्धिपुरस्सर; मुद्दाम. **०रूप**—क्रिवि. मुद्दाम; बुद्धिपुरस्सर; अगत्यपूर्वक. 'सद्दिया... विरक्त पुरुषे अभ्यासावी। अगत्यरूप ॥'—दा २.८.३२. **०बुद्धि**—स्त्री. **०वाट**—पु. महत्त्व; जरूरी; काळजी; आवश्यकता वाटणे; भीड; सुवेत. **०वादी**—वि. एखाद्या गोष्टीबद्दल विशेष तत्पक्ष किंवा उद्युक्त असलेला; अमुक जरूरीचें वाटणारा; त्याची तरफदारी करणारा. यांखेरीज अत्यमेव, अगत्याचा, अगत्यानें, अगत्यास ( निष्क्रास ) असे प्रयोग होतात. 'आतां अगत्यास आले.'—यथादी १.२५७. **अगद**—न. औषध. 'मद्गाक्य तुला न रुचे मरणारा अग-दसें अगा ! बापा !'—मोसभा ४.१२. —वि. निरोगी. [ सं. अ+गद=रोग ]

**अगदी**—वि. १ सर्व; एकूणएक; तमाम; पूर्ण; निःशेष; समूह; अपवादरहित. 'घरांतील माणसें अगदीं मेळीं'; 'पाऊस अगदीं गेला; 'तुम्हांस पोथी अगदीं दिली'. २ शेवटच्या पाय-रीवरचा; पहिल्या नंबरचा; पक्का; खरोखर; आत्यंतिक; पूर्ण. 'अगदीं, अंधळा-वेडा-मुख'. ३ पराकाष्ठेचा; अतिशय. 'हे काम मला अगदीं नेहटले, केलेच पाहिजे'. —क्रि. (नकारार्थी) मुळीच, कोठेच किंवा कधीच. 'यांत गूळ अगदीं नाही'; 'असला पदार्थ अगदीं ब्रह्मांडांत नाही'; 'ही गोष्ट अगदीं होत नाही.' [ सं. अगति ? ]

**अगन**—पु. (कुण.) अग्नि; विस्तव. [ सं. अग्नि अप. ]

**अगननगन, अगाननगान, अगानीनगानी**—क्रि. चुकून, चुकीने; अन्यायाने; विनाकारण. [ फा. ना गहानी=अवेळीं, अस्थानीं—द्वि. ]

**अगनबंध**—पु. भिलावा; विन्वा. —अधप २३५. [ सं. अग्नि+बंध ]

**अगप**—वि. आगप; हळवें; लवकर तयार होणारें ( पीक ); मागप याच्या उलट. [ सं. अग्र+पत. ]

**अगबाई**—उद्ग. ( बायकी ) भीति, आनंद, आश्चर्य इत्यादि विकार दाखविणारा उद्गार. 'अगबाई! कसायाचाच बाजार किम सारा !' —पृच. [ अग+बाई ]

**अगम**—पु. १ वृक्ष; झाड. 'झालों कृतकृत्य तर्पी बहु शक्ति न पारिजातकीं अगमीं' —मोसभा १. ३६. [ सं. अ+गम्=जाणें ]. २ वि. गुप्त; जाणतां न येणारें. 'अदीं तेआचा जल्मु कवणें जाणितला कि होता अगमु' — ( स्त्रिपु १.१६३ ). [ सं. अगम्य ]

**अगमनीय**—अगम्य पहा.

**अगम्य**—वि. १ न जातां येण्यासारखें; दुर्गम; प्रवेश होणार नाही असें. २ जेथें जाऊं नये असें; गमनास अयोग्य; ( ल. ) क्षेत्रें, पवित्र शालें; ( संभोगास अयोग्य ) नात्याच्या पायऱ्या. ३ बुद्धीला आकलन करतां येणार नाही असें; अतींद्रिय; अतर्क्य. 'अगम्य तेज हृदयींच्या पदका' —एभा ११.१४८१. ४ जेथें पोचतां येणार नाही असें; अप्राप्य; असाध्य; अशक्य; जें करतां येणार नाही असें. उ० इंद्रियागम्य, दृष्टयागम्य, बुद्धयागम्य, इ०. **अपण**—न समजण्यासारखी स्थिति; अज्ञेयता. 'बैससीं सहजासनीं । अगम्यपर्णी अगोचर ॥' —एभा १.२२. [ सं. अ+गम् ]

**अगम्या**—स्त्री. विवाहास अयोग्य; जवळच्या नात्याची, सजुळ, सगोत्र, भिन्नवर्णीय, किंवा आपणाहून वडील अशी स्त्री. [ सं. अ+गम् ]. **अगमन**—न. शास्त्रानें संभोगास अयोग्य मानलेल्या —अगम्या स्त्रीशीं संभोग; व्यभिचार.

**अगर**—आगर पहा.

**अगर**—पु. न. आसाम—भूतानकडील एक मोठें व सद्यो दित हिरवें झाड. पानें अडळशासारखीं, लांकूड नरम सच्छिद्र व राळेसारख्या पदार्थांनीं भरलेले; या लांकडाच्या माळा करण्याची पूर्वी चाल होती; हा पदार्थ झाडास चोंचे मारून काढतात; लांकडाचे तुकडे पाण्यांत कुजवितात तेव्हां त्यास सुगंध येतो; झाड २० वर्षांचें झाल्यावर त्यापासून उद ( अगर ) काढतात; याचे कृष्णागढ काष्टागढ, दाहगढ, स्वादगढ व मांगल्यागढ असें पांच प्रकार आहेत; हा पित्तनाशक, पौष्टिक व केशवर्धक आहे. 'कपूर चंदन अगल ऐसेया सुगंधाचा महामेक' —झा १.३११. २ चंदन. [ सं. अगढ; हि. बं. गु. का. ता. अगर; अर. उदगरकी. ] **अचंदन**—सुगंधी धूप; अगरबत्ती किंवा उदबत्ती, उटी—गु.

**अगरचे**—उभ. अथवा; किंवा; जर; जरी: यद्यपि; जेव्हां. 'हे मुलकाची आब-हवा आम्हास रास्त नाही: अगर हुकूम होईल तर विलायतेस येऊं.' —पदमव १०९. [ फा. अगर, अगचेंह ]

**अगरगंड**—वि. ( व. ) हट्टी: निष्काळजी; बेफिकीर; आळशी; बेगुमान; सुस्त. 'सुन मोठी अगरगंड मिळाली.' [ सं. अग्र+गंड=वीर ? का. गंडु=बलशाली, नवरा ]

**अगरडा-अगरडा-अगरडा**—पु. शिखर; टोंक; शेंदर; अग्र; शेंडा. 'दिवसें दिवस गर्भ वाढे । फुटती हातपायांचे आगरडे! '—स्वाजुदिन २. ४. [ सं. अग्र+ट ( ड ) ]

**अगरताळ-ळा-ळी-ळ्या**—अकरताळ पहा.

**अगरबत्ती**—स्त्री. कापूर, उद वगैरे सुगंधी द्रव्ये घालून तयार केलेली उदबत्ती; धूपकाडी. [ सं. अग्र+वर्ति=वात ]

**अगरवादी**—पु. फियार्दी; वादी. [ सं. अग्रवादी ]

**अगरसाळ**—स्त्री. ( गो. ) देवालयजवळ बांधलेली धर्मशाळा; देवळासभोवार मुख्यतः उत्सव प्रसंगींच्या जेवणावळीसाठीं बांधलेली इमारत. 'अगरसाळेंत लोक जेवूक लागले.' [ सं. अग्र+शाळा ]

**अगरी**—आगरी पहा.

**अगरी**—स्त्री. डिरी; कोंब; मोड. **अफुटणें-येणें**. [ सं. अग्र ]

**अगरू**—अगर ( झाड ) पहा.

**अगरू**—न. १ गुदद्वारांतून बाहेर आलेले अंग, आंतवें; इगळें २ ( गुजराथी ) अग्रनलिकेस रोग झाल्यामुळे जिभेवर आलेले खरे. [ सं. अग्नि किंवा अंग+रू=वाढणें ]

**अगर्ह्य**—वि. अनिय, निंदा करण्यास अयोग्य. [ सं. अ+गर्ह्य ]

**अगल-ला-ली-ल्या**—वि. १ पुढचा; पुढील; अग्रभागी असलेला; श्रेष्ठ; प्रमुख; पहिला. 'अगला पडला तर मागला हुशार'. २ नांगराच्या एकापेशां अधिक बैलांच्या जोडीतील पुढील ( जोडी ); ती हांकणारा ( मुलगा ); सदर जोडी हांकण्यासाठीं असलेली बैठक. ३ [ कुण. ] बाप. [ सं. अग्र+ल; प्रा. अगलौ; गु. आगळें, आगळ; सि. आगरो; व. अगेळ; हि. आगला; बं. उ. आगलि; जि. अगळे ] **अगला-पुढील व मागील. आगल पहा**



**अगल्याबगल्या**—वि. आश्रित; पदरीं किंवा एखाद्यावर अवलंबून असलेला; बगलबच्चा; कनिष्ठप्रतीचा. [ बगल द्वि. ]

**अगबड** स्त्री. ( गु. ) अडचण; गैरसोय. [ सं. अव+षट्; म. अवषट् ]

**अगवळ-अगूळ**—पु. स्त्री. न. वेणी घातल्यानंतर केंसांची जीं दोकें शेवटीं राहतात तीं भोकळीं राहून वेणी सुटून नये म्हणून शेवटास, लोंकर, सोंपट वगैरे दोरा लावतात तो; अंगवळ. [ सं. अग्र+वलय ]

**अगवाडा**—पु. ( हिं. ) घराच्या पुढला भाग; अघाडी. [ सं. अग्र+वाट ]

**अगस-णें**—आगस-णें पहा.

**अगसाळी**—अकसाळी पहा.

**अगस्ता-त्या**—पु. हदगा; ( व. ) हेटा. फुलें व शेगा यांचीं भाजी होते; फुलांवरून तांबडा व पांढरा असे दोन प्रकार; आंबळीच्या पानांसारखीं पानें; हा शीतळ, वातुळ, व त्रिदोषनाशक आहे. [ सं. अगस्त्यः हिं. अगथिया-हाथिया; ता. अर्गति; लं. इं. एगटी ]

**अगस्ताळ**—अकरताळ पहा.

**अगस्ति**—पु. १ एक ऋषि. २ एक दक्षिणेकडील तारा (कॅनोपस). ३ एक वृक्ष. अगस्ता पहा. ४ ( ल. ) खादाड माणूस (अगस्तीनें समुद्र प्राशन केल्यावरून). [ सं. ]

**अगळ**—पु. स्त्री. दाराला लावण्याचा अडसर; निर्बंध; कडी; सांखळी; अडगा. [ सं. अर्गल; प्रा. अमगल; गु. अगळी, आगळी; हिं. अमगल. आगल; का. अगळी; पं. अमगळ; बं. अगड; सिह. अगुल ] **० घालणें**—अडविणें. **० पडणें**—प्रतिबंध होणें.

**अगळ**—स्त्री. गोटया खेळण्याकरितां केलेली खळगी; गल; बदा; विटी कोलण्याची गळी. [ का. अगळु=खड्डा, खांच ]. **० गोटी-डाव**—स्त्री. ज्या गोटयांच्या डावांत बदे असतात तो; कोंडडाव यांच्यापासून निराळा.

**अगळ**—न. ( गो. ) १ कोकंबाचा रस. ' आज भिडा-अगळाची कडी करची '. २ ( ल. ) लालभडक पातळ पदार्थ. ' रोस सामकां अगळ कसां जाला ! '

**अगळ**—आगवळ पहा.

**अगळा**—आगळा पहा.

**अगळाघणें**—सक्ति. ( गो. ) ( कोकंबाचीं सोलें ज्यास्त आंबट होण्यासाठीं त्यांनां ) कोकंबाच्या रसाचीं पुटें देणें. अगळ पहा.

**अगळीक-त**—आगळीक पहा.

**अगा**—उद्ग. १ पुल्लिगी संबोधन. हें नामाच्या पूर्वी लावितात किंवा ' अ ' गाळून पुढें जोडतात. अरे !. अहो !; ' राणी म्हणे तरि अगा ! जा, पूस समेत तूं असें आयां ! '—मोसभा ४.१५. २ ' अगे ' याचें अ. ३ ( गो. ) अगे, अगो. अम पहा.

**अगा-(ह) (ही)**—स्त्री. १ अंदाज; धोरण; अनुसंधान; आशा; अगाऊ कल्पना. ' वाष पाठीवर येईल ही अगा नव्हती '.—ख ६६३५. ' या महिन्यांत पाऊस पडेल याची मला अगा नव्हती '. २ शुद्धि; स्मृति. ' मी चकळें खरा, मला त्या वेळेस अगा राहिली नाहीं. ' ( या शब्दाचा गतकालीन गोष्टीशीं संबंध असून पुढें नास्तिरूप येतें. ) [ फा. आगाह=जाणीव असलेला ]. **० अगा घेणें**—एखाद्या गोष्टीची व्यवस्था, किंवा जबाबदारी अंगावर घेणें; पुढाकार घेणें. **० अगा बांधणें**—पुढील अंदाज, तजवीज, तदतूद करणें.

**अगाह(ह)**—अगई पहा. ' अगाई ! हा बाई ! त्वरित बरि जाईल पळुनी ! '.—नल ९१.

**अगाऊ**—वि. आधींचा; अगोदरचा. —क्रिवि. आधीं; प्रथम; पहिल्यानें; पूर्वी; अगोदर. [ सं. अग्र; हिं. अगाव; सिं. अग्याउं. ]

**अ(अं) गाकडा**—पु. पानगा; रोट; रोडगा. [ सं. अंगार+कट ? ]

**अगाजणें**—अक्रि. १ गाजावाजा होणें; चोहोंकडे प्रसिद्ध होणें; टिमकी वाजणें. २ कीर्ति, लौकिक होणें, प्रसिद्धी होणें. ' हे भीमकी ही नवरी अगाजे ! '—रूह २.६०. [ सं. आ+गर्ज; फा. आगाजाह ]

**अगाजा**—पु. १ ओरड; गलबला; गोंगाट; कळा. २ गाजावाजा; बोभाटा; गवगवा. ' त्या गोष्टीचा अगाजा झाला. ३ कीर्ति; लौकिक; नांव. ' कौरवेंद्र दुर्योधन राजा । ज्याचा महिवरि थोर अगाजा ॥—वत्स. **० चा**—प्रसिद्ध; विश्रुत; लौकिकवान. [ सं. आ+गर्जना; फा. आगाजाह ]

**अगा (गां) त**—न. १ लवकर पिकणारें, हळवें, हंगामाच्या आधींचें पीक-धान्य. मागातच्या उलट. २ वि. अगोदरचें ( हंगामा ) पूर्वीचें-पेरलेलें, पिकलेलें. [ सं. अग्र+जात ]

**अगांतु(तु)क**—आगंतुक पहा.

**अगाध**—वि. १ अमर्याद; गंभीर; खोल, गहन; ज्याचा अंत लागत नाहीं असें ( पाणी, ज्ञान, संपत्ति इ० ); गूढ. ' ऐसें जें अगाध । जेथ वेडावती वेद '—झा १.७३. २ अगम्य; अतर्क्य. ३ कठीण; असंभाव्य; अशक्य. ' त्याच्याहि पारिपत्यास अगाध आहे असें नाहीं. '—शारो ३३;—पया १३८. [ सं. अ+गाध=खोल; ग्री. अगथॉस; गॅ. गॅथ्स ].—न. समुद्र; गंभीर सागर; खोल पाणी. ' अगाधें हीं उचंबळती । ते चंद्रीचि ना शक्ती '—अमृ १०.५. **० पण** गूढपणा; ( ल ) महत्त्व. ' तें अगाधपण जाईल । मग हिणावो अंगा येईल । '—झा २.२१७.

**अगाननगान**—अगननगन पहा.

**अगाप**—अगप पहा.

**अगापिछा-च्छा**—पु. १ पुढील व मागील भाग; दर्शनी बाजू व मागील बाजू; अघाडी व पिछाडी. २ जवळचें आप्तसंबंधी;

नातेवाईक ( आई, बाप, मुलें इ० ). [ सं. अप्र+(पि) पुच्छ=शोपट. ]  
**०पहाणे**—सर्वे बाजूनीं विचार करणे; मागचा पुढचा विचार करणे;  
 युक्तयुक्त पाहणे.

**अगाव**—वि. मजबूत; श्रेष्ठ. [ तु. आघा=श्रेष्ठ; अर. अघलब ]

**अगावानी**—स्त्रि. अंगरख्याची मलमल, कापड; याचें अंग  
 पांढरें व विणकरीत किंवा कशिद्यांत बुटी असते. [ तु. आघा +  
 श्रेष्ठ+सं. वर्ग=त्राण ]

**अगार**—न. घर; स्थान; मंदिर. ( समासामध्ये ) क्रीडागार  
 ( खेळण्याची जागा ), धनागार, धान्यागार, भांडागार, देवागार,  
 शयनागार, शस्त्रागार इ०. ' कां भ्रमलासि स्वकरें अग्नि कसा लाविसी  
 अगारा या । ' —मोसभा ४.१२. [ सं. ]

**अगार**—स्त्री. ( बे. ) ग्रीष्मर्तूत वळिवाचे पाऊस पडल्यानंतर  
 तळ्याविहिरींतील पाणी आटण्याची क्रिया.

**अगारडा**—अगरडा पहा.

**अगारणे**—सक्रि. वाढणे; ओगरणे. [ सं. उद्+गृ ]

**अगारी**—स्त्री. १ कोंब; डिरी. [ सं. अप्र ]. **०फुटणे०येणे**.

**अगारी**—( व. ) तूप वाढावयाचें भांडें. [ सं. उद्+गृ ]

**अगाव**—अगाऊ पहा. [ हिं. ]

**अगावित**—क्रि. ( गो. ) अभावित; एकाएकीं. [ सं. अभा-  
 वित् ]

**अगाशी-सी**—स्त्री. १ खुली असलेली गच्ची; अट्टाली.  
 हुसऱ्या मजल्यावर टोंकावर । अगाशी गच्ची चौफेर ॥ ' —गापो  
 ३६. २ पडवी; सोपा. [ सं. आकाशिका; तु०—का. अगशी=वेस.  
 हिं. ]

**अगास**—न. ( कुण. ) आकाश. ' घार फिरती अगासी । तिचें  
 चित्त पिळ्ळापासीं ॥ ' [ सं. आकाश ]. **०दिवा**—पु. आकाशदिवा.

**अगिटी**—आगटी पहा. ' कोथ लोभाची धुपे अगिटी । '—एभा  
 १८.२९६.

**अगिद्वणा**—पु. एक प्रकारचा दवणा—वनस्पति. [ सं. अग्नि-  
 दमन ]

**अगि(गी)न**—पु. ( कुण. ) आग; ( वि. प्र. काव्यांत ). [ सं.  
 अग्नि ]. **०गाडा**—पु., **०गाडी**—स्त्री. आगगाडी. ' टोपीवाल्यांचा  
 मूख । आगीन गाडीला कूलप । ' **०बंव**—वि. न जळणारें; अग्नीनें  
 नाश न पावणारें; अदाह्य. ' अगिनबंद रेशीम '.

**अगियाळें**—अगियाळें पहा.

**अगी**—स्त्री. ( कुण. ) आग; [ सं. अग्नि ]

**अगीडगा**—पु. ( बे. ) भाताचा एक प्रकार. याला पाणी फार  
 लागत नाहीं; या भाताचा रंग तांबडा असतो.

**अगीदुगी**—आगीदुगी पहा.

**अगुण**—वि. १ निर्गुण; सगुण याच्या उलट. ' सर्वें तुकऱ्या  
 मेला । त्याणें अगुणा आणिला ॥ ' —तुगा २१६. २ गुणरहित;  
 थोडे किंवा मुळींच गुण नसलेला; अवगुणी. ' कृष्ण अगुणाचा  
 अरूप । कन्या सगुण आणि स्वरूप ॥ ' —एरुस्व १.९६. [ सं.  
 अ+गुण ]

**अगुणी-अगुण्या**—गुणरहित. अगुण पहा.

**अगुदर**—( कुण. ) अगोदर पहा. ' भिळ० —मरनाच्या अगुदर  
 हिला सावरूनश्यानी धरावी ' . —बाय २.२.

**अगू, अगेरू**—अगरू पहा.

**अगुळ**—अगवळ पहा.

**अगे**—उद्ग. सामान्यतः स्त्रियांना संबोधून बोलतांना किंवा हांक  
 मारतांना योजावयाचें संबोधन. अग पहा. **म्ह.**—( १ ) अगे घुने  
 महापाप, सासुबाई तुमचेंच माप; ( २ ) अगे माझे बाइले, सर्व  
 तुला वाहिले. [ अग; कों. आगे ]

**अगेरी**—स्त्री. १ पारशांची अग्निशाळा; दंडळ; अग्यारी.  
 २ शूद्रांमध्ये श्राद्धाच्या दिवशीं अग्नीत तुपार्चीं आहुति देतात ती.

**०घालणे-करणे**. [ सं. अग्नि+अगार ]

**अगेल**—वि. ( व. ) पहिला. अगल पहा. ' या डावांत मी  
 अगेल, तूं दुगेल. '

**अगो**—उद्ग. ( कों. ) अग; अगे पहा. ' सदाशिवः—अगो, समज-  
 लीस कां? '—कफा. १. स्त्री. ( व्यक्तिवाचक ) स्वतःची बायको;

**गो** असाहि प्रचार आहे. [ तु०—बं. अगो ]

**अगोचर**—वि. १ ज्ञानेंद्रियांना न जाणतां येणारा; न भास-  
 णारा; अज्ञात; अगम्य. ' ध्यानासिही जे नागवें । तें अगोचर फावें ॥ '  
 —ज्ञा १५.१६. २ चमत्कारिक; नवीन; पूर्वी ऐकण्यांत न आलेला.  
 [ सं. अ+गोचर ]

**अगोचर**—वि. १ अडदांड; अविचारी; अघोचर; ग्रात्य;  
 खट्याळ. ' काय मेलीं अगोचर पोरं हीं ! '—मुशिलेचा देव २७;  
 ' घाकटी नार निघाली अगोचर '—मसाप १.१.२. २ अफाट;  
 अवघड. ' नाहीं कवणाचे कटाव दखनेला पडले अगोचर—ऐतिपो  
 ३४७. [ सं. अघोर + चर ]

**अगोचरी**—स्त्री. योगशास्त्रातील चौथी मुद्रा; या मुद्रेंत दृष्टि  
 आकाशाकडे असते. ' अगोचरी मुद्रा यांची जानकी । '—सप्र ८.  
 १३.८०. [ सं. अ+गोचर ]

**अगोट-ठ**—स्त्री. १ शेतीच्या हंगामाची सुखात; पावसा-  
 ल्याचा आरंभकाल; मृगारंभ; ( ल. ) चातुर्मास; संबंध पावसाळा.  
 [ सं. अग्रवृष्टि-अगोटी-अगोट ]. **०साधणे-दाखविणे**—( मा. )  
 मारणें ' कुत्र्याला अगोट दाखीव. '

**अगोतली**—आगोतली पहा.

**अगोदर(घ)र**—क्रि. विवक्षित क्रियेच्या किंवा कालापूर्वी; आधी; पहिल्यांदा. **०चा**, **रील**—वि. पूर्वीचा; पहिला; प्रथमचा; मागचा. [सं. अप्रतर किंवा आदोकर—आदोगार—अगोदर; सिं. अगभरो ]

**अगोस्ती**—स्त्री. (विप्र.) अंगुस्ती पहा. (अंगावरील) शहर; कांदा. **०येणे-घाटणे**—'तिच्या (घोडीच्या) अंगास अगोस्ती येऊन ती अंग झाडते.'—अथप १५७. [सं. अंग+उत्+स्था ]

**अगड**—अगड पहा.

**अगगत(द)**—(गो.) अगत्य पहा. ठाम; सुदाम. 'हो कागद तेपि माका अगगत दिलोसा.'

**अग्र**—पु. स्त्री. अग्नि; आग; विस्तव. 'अग्र गृहासी लागला । आणि सावकाश निजला ॥'—दा ११.३.७; 'बाळ्यजादी क्रोधा आली । जैसी अग्र परजळली ।'—ऐपे १०. [सं. अग्नि ]

**अग्नि**—पु. १ विस्तव; आग; अनल. २ पंचमहाभूतांतील एक देवता. ३ जठराग्नि; (ल.) भूक. ४ आग्नेयी दिशा व तिचा अधिपति. ५ यज्ञीय देवता; गार्हपत्य, आहवनीय व दक्षिणाग्नि असे तीन त्रेताग्नि व सभ्य आणि आवसथ्य मिळून पंचाग्नि. ६ तीन संख्येचा वाचक. ७ चित्रकादि जठराग्नि प्रदीप्त करणाऱ्या वनस्पती. [सं. ]

**०घेणे**—दारूगोळ्याचा मार सहन करणे. **०देणे**—प्रेत जाळणे; उत्तरक्रिया करणे. **०चा पाऊस पडणे**—अग्निर्वाष होणे; एकदम अनेक संकटें-खुलम कोसळणे, गुदरणे. **०आराधना**—शात्रूंची गांवखेडी, शेतें-भातें जाळणे. —ख २०९९. **०कण**—पु. विस्तवाची ठिणगी; स्फुलिंग; फुणगी. **०कमळ**—न.योगशास्त्रांतील एक संज्ञा. भुवयांच्यामध्ये अग्निनामक कमळ आहे तें विदुद्रुगी असून त्याला दोन पाकळ्या आहेत. तेथें 'हं' 'क्षं' हीं वीजचिन्हें आहेत. —विउ १.५३. **०कार्य**—न. उपनयनानंतर बद्धने ब्रह्मचारी धर्माप्रमाणे करावयाचा होम; अग्नि-उपासना. **०काष्ठ**—न. निखारा; पेटलेले लांकूड; विस्तव. **०काष्ठ भक्षण**—१ आग्निप्रवेश करणे; अर्मात उडी टाकून मरणे. 'अजुन म्हणे हेचि शपथ । जरी मोडोनि पडेल सेत । तरी मी अग्निकाष्ठे भक्षीन सत्य ।'—ह ३२.१६९.

२ सती जाणे. 'आपला पति मृत झाल्याची खबर कानीं पडतांच तिनें अग्निकाष्ठे भक्षण करण्याचा निश्चय केला.' **०काष्ठ अंसिड**—(पायरोलिमिअस अंसिड) हें लांकडांतून कच्च्या स्वरूपांत निघतें.—संपु २.४२. **०कुंड**—न. होमाच्या वेळीं अग्नि ठेवण्याकरितां केलेला खण, पात्र; वेदी. **०कुमार**—पु. अजीर्ण, झॉलरा, वातजन्य रोग यांवरील पारा, गंधक, बचनाग टांकरणखार वगैरेचें केलेलें औषध, रसायन.—योर १.५०२. **०क्रीडा**—स्त्री. दारूकाम; आतषबाजी; दारूगोळ्याचा भडिमार; फटाके, दारू उडविणे.

**०खांब**—पु. तसलोहस्तंभ; शिक्षेचा एक प्राचीन प्रकार; नरक-यातनांपैकी एक; यम लोकांची एक शिक्षा. 'तसभूमीवरी चाल-

वित्ती । अग्निखांबासहि कवळवित्ती ॥'. **०चक्र**—न. १ षट्चक्रांपैकी एक; अग्निचक्र पहा.—एभा १२.३३५. २ शकुन, फळज्योतिष यांतील एक संज्ञा; शाक्तिकर्मासाठीं अग्नि कोठें आहे हें पहावयाचें चक्र. शुद्ध प्रतिपदेपासून चालू तिथीपर्यंत मोजून त्या संख्येत एक मिळवावा व रविवारापासून चालू वारापर्यंतची संख्या मिळवावी व त्या संख्येस ४ नी भागावे. बाकी शून्य किंवा तीन उरल्यास अग्नि पृथ्वीवर असून शुभ होय; २ उरल्यास अग्नि पाताळी व १ उरल्यास अग्नि स्वर्गलोकीं होय; हे दोन्ही अग्नि शाक्तिकर्मास अशुभ होत—धसि २८४. [सं. ]

**०ज खडक**—पृथ्वीच्या पोटांतील अग्नीनें आंतील पदार्थांचा रस होऊन त्यापासून बनणारा खडक; लाव्हा.—भू ७८. **०ज्वाला**—स्त्री. अग्निशिखा; ज्योत; जाळ. **०तीर्थ**—न. तीर्थ पहा. **०दिव्य**—न. दिव्य पहा. **०नाश**—पु. श्रौत स्मार्त अग्नि विद्घून जाणें; अग्निहोत्रांतील अग्नि नष्ट होणें; (याबद्दल प्रायश्चित्त घ्यावें लागतें).

**०नौका**—स्त्री. आग-बोट; वाफर; स्टीमर. **०पंचक**—न. फळज्योतिषांतील एक योग; हा घातक असून त्यांत अग्नीपासून भय असतें. यासारखेंच चौरपं०, मृत्युपं०, राजपं० वगैरे योग आहेत. शुद्ध प्रतिपदेपासून चालू तिथीपर्यंत मोजून त्यामध्ये चालू लग्न मिळवून त्या संख्येस नवानीं भागून बाकी दोन राहिल्यास तें अग्निपंचक होय. हें सर्व गृहकर्मास वर्ज्य मानितात.—मुमा. [सं. ] **०परीक्षा**—स्त्री. अग्नि-दिव्य पहा. **०पात्र**—न. (शिंपी.) इक्षी यंत्र; कपडा कडकडीत करण्याचें यंत्र; इस्तरी पहा. **०पुट**—न. रसायन, औषधें, मात्रा वगैरे करण्यास त्यांना अग्नीची आंच देऊन जो संस्कार करतात तें.

**०प्रद**—वि. पाचक; अग्निवर्धक; अग्निदीपक. **०प्रवेश**—पु. १ स्वतःस जाळून घेणे. २ सती जाणे; अग्निकाष्ठ भक्षण पहा. 'पुत्रवंत्या स्त्रिया विशेष । तिहिं न करावा अग्निप्रवेश ॥' **०बाण**—पु. दारूनें वर उडवावयाचा बाण; दारूचा बाण; अग्न्यस्त्र.

**०मणी**—पु. एक काल्पनिक रत्न; सूर्यमणि; रविकांत. सूर्यकांत मणी पहा. **०मांघ**—न. अपचनाचा रोग; जठराग्नि प्रदीप्त नसणें; भूक न लागणे. **०मापक**—पु. न. अत्युष्णतामान मोजण्याचें यंत्र; पायरोमीटर.

**०मुख**—न. १ हिं एक भाग, वेखंड २ भाग, पिंपळी ३ भाग, सुंठ ४ भाग, ओवा ५ भाग, हिरडेदळ ६ भाग, चित्रकमूळ ७ भाग व कोष्ट ८ भाग यांचें चूर्ण. हें अग्निमांघावर वेतात.—योर १. ४९३. २ देव. ३ ब्राह्मण. **०यंत्र**—न. १ बंदूक; तोफ. 'यांच्या अग्नियंत्रांशुंत्वाची तारीफ व्हायला वेळुसुसार लुकायची नाहीं.'—नि ८०८. २ दारूकाम; आतषबाजी. 'भरुनी रजतमाचें औषध । करुनी अग्नियंत्र सन्नद्ध । कृष्णापुढें अतिविनोद । एक प्रबुद्ध दावित्ती ॥'—एस्त्व १५.११७. **०रथ**—पु. आगगाडी. **०रोहिणी**—स्त्री. काळपुळी पहा. **०धर्ष**—वि. अग्नीसारखा तांबडा लाल (रंग); रफकांति. **०धर्षक**—वि. पाचक. **०धर्षन**—न. पचन; जठराग्नीचें

उद्दीपन. ० **विच्छेद**—पु. अग्निनाश; पत्नी मृत झाली असतां अथवा इतर कारणांनी अग्निहोत्र बंद पडणे. (याबद्दल प्रायश्चित्त सांगितले आहे). ० **वृद्धि**—स्त्री. अग्निवर्धन; पचनशाक्तीची वाढ; जठराग्नि प्रदीप्त होणे; आहाराचे प्रमाण वाढविणे. ० **शस्त्र**—न. बंदूक, तोफ वगैरे दारूने उडणारे हत्यार. ० **शाला**—स्त्री. अग्न्यागार; अग्निगृह; अग्नि ठेवण्याची जागा; यज्ञशाला; होमशाला. ० **शिखा**—स्त्री. अग्नीची ज्वाळा; अग्निज्वाळा. ० **स्तुतु**—पु. (स्त्रि) 'एंबर डेज' या इंग्रजी शब्दाचा पर्याय; राखेचे दिवस; ज्यांची दीक्षा होणार आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे दिवस. 'उपोषणमंडलाशिवाय या चर्चेच्या प्रार्थनासंप्रदाहंत अग्निस्तुतु, अनुनय व कित्येक विशिष्ट दिवसांच्या पूर्वी करावयाचीं प्रदोषोपोषणे...सांगितली आहेत'. —ना. वा. टिळक. उ. मं. ३. [सं. अग्नि+स्तु.]. ० **ष्टोम**—पु. सप्तसोमसंस्थां (यज्ञा) पैकीं एक; सोमयाग; यज्ञ. ० **व्याप्त**—पु. अव. पितृदेवता, ज्यांस मंत्राग्नि मिळालेला आहे असे; ज्यांनीं जिवंतपणीं अग्निहोत्र पाळले नाही असे; मरीचीपुत्रांपैकीं पितर; जिवंतपणीं श्रौताग्नि ज्यांनीं ठेवला नाही (अग्निष्टोमादि याग केले नाहीत) असे पितर (सायण). ० **सेवा**—स्त्री. अग्नीची उपासना, पूजा. ० **स्थान**—न. अग्निकमळ-चक्र पहा. 'आकळलेली योगें । मध्यमा मध्यमार्गें । अग्निस्थानौनि निगे । ब्रह्मरंभा ॥'—झा. ८. १४. ० **होत्र**—न. १ श्रौताग्नीची उपासना; सकाळसायंकाल अग्नीला होम देऊन अग्नि सतत राखण्याचे व्रत. २ (यष्टेनें) धूपपान; विडी ओढणे. ० **होत्री**—पु. अग्निहोत्र पाळणारा; (यष्टा) तंबाकू ओढण्याचे व्यसन असणारा. ० **स्नान**—न. (व.) एक तांब्याभर पाण्यांत स्नान करणे.

**अग्न्यायतन**—न. अग्निकुंड. [सं. अग्नि+आयतन]

**अग्न्युत्पात**—पु. १ वगवा; आगधाड; अगीचा डोंब. २ उल्का. [सं. अग्नि+उत्पात]

**अग्या**—वि. म्होरक्या; पुढारी (सुलांच्या खेळांत). —पु. पुढारीपण; पुढाकार. ० **घेणे**—**धरणे**—**पत्करणे**. [सं. अग्र; प्रा. अग; गु. अंगुवो; हिं-अगवा-ना, आगे; पं. अग्गे; जि. अगोर.]

**अग्या**—पु. १ काजवा. 'अग्या निजतेजसता। अग्नितेज प्राप्तं जातां । तोंड जळे चवी चाखितां।'—एमा. ४. ८६. २ एक खाजरी अंगाची आग करणारी वनस्पति (खाजकुयरी). [सं. अग्नि]

**अग्या(ने)री**—स्त्री. अग्निपूजकांचा किंवा पारशांचा पवित्र अग्नि ज्या ठिकाणी असतो ती जागा; पारशांचे देऊळ. [सं. अग्नि+अगार; प्रा. अग्गिआर-अग्यारी]

**अंगू**—पु. हिंवातापाचा एक प्रकार. [इं.]. ० **मिथर**—न. या तापावरील औषध. [इं.]

**अग्र**—न. १ टोंक; शेवट; कळस; बिंदू; शेंडा. २ पुढचा भाग; अग्राची. ३ दिगंश. ४ (समासांत श्रेष्ठार्थी); पहिला; पुढचा; मुख्य;

प्रधान. [सं.]. ० **का-ज्या**—स्त्री. दिगंश; सूर्य, तारे किंवा इतर ग्रह हे क्षितिजाच्या ज्या बिंदूत उगवतात किंवा मावळतात तो बिंदू आणि क्षितिजावरील पूर्वे किंवा पश्चिम बिंदू ह्यांच्यामध्ये जो कंस होतो तो. ० **गण**—वि. श्रेष्ठ; प्रवीण; तरबेज. 'रुक्मिणी अग्रगणी सकळिकां ।'—एरुवस ६. ७०. 'चपळविशई अग्रणा।'—दा. १. २. २२. [सं. अग्रगण्य]. ० **गण्य**—वि. श्रेष्ठ; प्रमुख; पुढें नेणारा. अग्रगण्य, अग्रगण्य अर्शांदि रूपें आढळतात. ० **गामी**—वि. पुढें जाणारा; नेता; पुढारी. **अग्रगामिनी**—स्त्री. ० **ज**—वि. प्रथम जन्मलेला—वडील भाऊ. ० **णी**—वि. मुख्य; नायक; म्होरक्या; मुखिया; मार्गदर्शक. ० **तः**—क्रि. पुढें; अग्रभागीं. ० **धान्य**—न. जोंधळा, अरगडी, भात, बाजरी वगैरे खरीपाचे पीक. खरीप पहा. ० **तलसंचर (पाद्)**—वि. (नृत्य) नाचण्यास उभे असतां पायाची टांच वर उचलून आंगठा जमीनीला टेंकून बाकीच्या बोटांचीं अंग्रे वाकडीं करणे. ० **पूजा**—स्त्री. सभेत विद्या, तप, वगैरेमुळे जो श्रेष्ठ असतो त्याची प्रथम करण्यांत येणारी पूजा—मुख्य मानपान. —**मान**—वरील पूजेचा मान. 'ज्याची अग्रपूजेची मान्यता...। त्या ब्रह्म्यासि माझी काळसत्ता। प्राप्ती सर्वथा ॥'—एमा. १०. ६१३. [सं. अग्र+पूजा] ० **फूल**—न. वेणीच्या अग्रंत गुंतविलेले सोन्याचे जोड फूल. वेणी खोवली असतां तिच्या मध्यभागीं हे दोन बाजूनीं दिसते. [अग्र+पुष्प]. ० **भाग**—पु. अग्र पहा. १ पुढला भाग. २ टोंक; शेवट; कळस; माथा; शिखर; शेंडा. ० **भोजन**—न. पहिल्याप्रथम जेवण; आधीं जेवण; प्रथम जेवण्याचा मान; सर्वांच्या आधीं जेवणास बसण्याचा मान. [सं. अग्र+भुज्]. ० **भोजी**—वि. अग्रभोजनाचा मान असणारा; आधीं जेवणारा. ० **लेख**—पु. वर्तमानपत्रांतील मुख्य लेख (लीडर); संपादकीय लेख. [सं. अग्र+लेख]. ० **वन**—न. १ झाडांच्या फांदीला फुटणारी डिरी. 'अर्थु कामु पसरें। अग्रवनें घेतीं थारें।'—झा. १५. १५८. २ अग्न्याची सरहद्द. [सं. अग्र+वन]. ० **वर्ण**—पु. श्रेष्ठ जात; (ल.) ब्राह्मण. 'त्यांही-मार्जी उतमता कैश्री। अग्रवर्णासी पै जन्म ॥'—एमा. ७. ६३५. [सं. अग्र+वर्ण]. ० **वर्ती**—वि. अघाडी, पुढें असणारा—जाणारा. (स्थल व काल यांना अनुरूपून लावितात). [सं. अग्र+वृत्] ० **वादी**—पु. १ वादी; फियादी; वादाचा प्रथम उपक्रम करणारा; प्रतिवादीच्या उलट. २ आपल्या मताचा किंवा पक्षाचा जोरानें पुरस्कार करणारा. [सं. अग्रवादिन्]. ० **सर**—वि. १ अग्रेसर; अग्रगण्य; पुढारी; व्यवस्था पहाणारा; नेता. २ प्रमाणांत असलेल्या दोन संख्यांपैकीं पहिली. ३६:४८ यांतील ३६.—छं १०४. ० **स्कंध**—पु. खांयाचे पुढच्या भागाचे माप (शिवणकाम). 'अग्रस्कंध व पाठ-तोल हीं दोन्ही योग्य असतां बोंडीकोट पाठींत फार रंद असतो याचें कारण काय?'—काप्र. २५. ० **हार**—पु. ब्राह्मणांना किंवा देवस्थानाला निवाहासाठी दिलेले गांव, जमीन वगैरे इनाम; (अप.)

अप्राहार. 'वापी कूप आराम। अप्राहारें हन महाप्रास।'—ज्ञा १८.१९. २ एक दुमाला. एका कुटुंबाहून जास्त कुटुंबास निर्वाहाथे जो गांव अगर जमीन देतात त्यास अप्राहार दुमाला म्हणतात. —इनाम २८. [ सं. अग्र+ह ]

अप्रा—स्त्री. अप्रका पहा. समासाचा कोटिकोन पूर्व किंवा पश्चिम समबिंदूपासून दृग्मंडलाचे पातापावतेतों मोजळा जातो त्यास अप्रा म्हणतात. —सूर्य १७ [ सं. ]

अप्राार—स्त्री. अप्रहार पहा. 'तीर्थी अपीं जो अप्राारें।'—दा २.७.१९. [ सं. अप्रहार ]

अप्रांशु—पु. प्रकाशकिरणांचा शेवट; केद्रबिंदु. [ सं. अग्र+अंशु=किरण ]

अप्रासन—न. सर्वेतील प्रमुख स्थान; मुख्यासन; अध्यक्षपद. [ सं. अग्र+आसन ]

अप्राहा, अप्राहणीय—वि. घेण्यास अयोग्य; वाईट; बेकायदेशीर; अमान्य; अधर्म्ये; नालायक. 'मोंटिग्यु सुधारणा अप्राहा आहे.'—टि. ३.४२५. [ सं. अग्र+ह ]

अग्रिम—वि. १ पुढचा; आधीचा. २ पुढारी; मुख्य; प्रमुख; बडील. ३ अप्रज; वडील भाऊ. ० धान्य—न. अप्रधान्य पहा.

अग्रवन—अप्रवन पहा.

अग्रसर—अप्रसर पहा.

अग्रो (घ्रो)—पु. आग्रह पहा. [ सं. आग्रह ]

अग्रोदक—न. १ कोणाचाहि स्पर्श होण्यापूर्वी घेतलेले पाणी. २ ताजें पाणी; स्वयंपाकासाठीं सोबळ्यानें आणलेले पाणी. 'अग्रोदकाचा भरून कलश.....पूजावया परमपुरुष।'—ह्र ३४.१८२. [ सं. अग्र+उदक ]

अग्र्य—वि. प्रमुख; श्रेष्ठ; नेता; पुढारी. [ सं. ]

अघ—न. १ पाप. 'म्हणोनि सांडिजे तो अर्धी।'—ज्ञा ३.१२३. २ दोष; गुन्हा; अपराध. [ सं. ]. ० गोवा—पातकांचा बंद, नड; गुंता. 'मज्जनें तोचि निस्तरला अघगोवा रे ॥'—शिक १९. [ गोंवणें ]

अघटघटी—वि. अशक्य गोष्ट घडवून आणणारी. 'अघटघटी हरीची माया।'—एमा ७.५७४. [ सं. अ+घट+घट ]

अघटमान—वि. न घडणारें. असंभाव्य. अशक्य. 'हे चर्चा अघटमान पै।' [ सं. ]

अघटित—वि. १ असंभाव्य; विलक्षण, चमत्कारिक; लोकोत्तर. 'अघटित वार्ता। कोरुंके गेले तीर्था ॥'; 'हरिच्या दासां चिंता। अघटित हे वार्ता ॥'—तुगा २३११. २ अघोर; अति वाईट; भयंकर; राक्षसी; आखुरी. —न. अतर्क्य, अश्रतपूर्व गोष्ट—प्रसंग. 'अघटित घडे कापसा ॥ कापसांनं कपाळ फुटे ॥'; 'कमी त्यांचे अघटित।—रेतिपो १४५. [ सं. ]. ० घटना—स्त्री. विलक्षण गोष्ट; आश्चर्यकारक बाब, प्रसंग; नवल. [ सं. ]. ० घटी—वि. न घडणारें तें घडवून आण-

णारी. 'ईश्वराची माया पूर्ण। अघटितघटी तिचें लक्षण ॥'—एमा २३. ४२१. [ सं. ]. ० विद्राण—न. विलक्षण किंवा आश्चर्यकारक गोष्ट; नवल; चमत्कार; करणी ( काल, दैव, ईश्वर यांची ). 'कोरुंके कागद उदकीं राखणें । हें अघटित विद्वान दाविलें ॥'

अघटी—टें—आगटी पहा.

अघड—वि. न घडविलेले; घडविं नसलेले; ओबडधोबड ( दगड, वस्तु इ० ). [ सं. अ+घट् ]. ० ता—वि. न घडणारा; अशक्य. 'तेथ परिवार बहुये । अघडता कीं ॥'—अमृ ९.३८; 'हे असो मात अघडती ।'—ज्ञा १.२३५; 'म्हणाल हे उपदेशिली नीती । आम्हांस तव अघडती ।'—रास १.६४०.

अघननघन—अघाननाघान—अघानीनाघानी—अघननघन पहा.

अघमर्षण—वि. १ पापनाशक. —न. स्नानविधि व संध्या या कर्मांत प्राणस्थित पापपुरुषाचें उच्छाटण करण्यास हातांत उदक घेऊन त्यावर नाकांतील वायु सोडून त्या पाण्यानें जमीनीवर आघात करणें ( म्हणजे पापपुरुषाचा नाश झाला ही भावना ). 'येथींच्या अर्था बुडी देऊन । जे सदां करिती अधमर्षण ।' [ सं. अघ+मृष् ]

अघरडा—पु. १ जीम, नाक, बोट, लेखणी इ० चें टोंक; झाडाचा शेंडा; ( सामान्यतः ) शेंवट; टोंक. [ सं. अग्र ]. २ अघाडा पहा.

अघव—वा, अघा—वि. १ अवघा—घें; पूर्ण; सर्व; एकंदर. 'देवकी उदरीचा आठवा । निजध्यास बैसला कंसभावा । जर्नीवनीं अघवा । आठवा आठवा आठवत ॥'—ह्र ३. ६०; 'ऐसेनी आघव चोहोंकडे । घेसितें जालें ।—दाव २०३. 'होति अघवियांची विरहिणी ।'—शिशु ७५४. [ सं. अग्रवत्; प्रा. अघव—अघव ]

अघ ( घा ) लणें—उक्ति. पाण्यांत खळबळणें, धुणें ( वळ इ० ). [ का. अगळ, अगुळ=पाण्यांत बुडविणें; सं. आ+गल् ? ]

अघळपघळ—वि. १ ऐसपैस; मोकळें; सैल; लांबलचक. २ ( ल. ) स्वतंत्र; अनिर्वध; निष्कपट; मोकळ्या मनाचा. —किवि मोकळेपणानें; ऐसपैस रीतीनें; ( बोलणें, बसणें ). [ सं. प्रगल्—पघळ द्वि. किंवा का. अगळ=विस्तृत द्वि. ]

अघळाअघळ—स्त्री. ( पाण्यांत ) पुन्हां पुन्हां खळबळणें [ अघळणें ]

अघा—पु. १ धनी; यजमान. २ मुसलमान बादशाहाचा खास खोजा. ३ तुर्की राज्यांतील सेनापति, मुख्याधिकारी इ० ची पदवी. [ सं. अग्र; तु. आघा=श्रेष्ठ ]

अघाऊ—अगाऊ पहा.

अघाड—वि. ( चंद्र ) उंच; मोठें. [ सं. अ+घट्; किंवा तु. अघा ]

अघाडा—पु. १ आघाटांत उत्पन्न होणारें एक औषधि झाड; पांढरा, रक्त व पाण असे तीन प्रकार; दंतघावन, आम, व्रण यांवर

उपयोगी. उंची ४ ते सहा फूट. दांडघावर रेया व लव. पानाची बरवी बाजू नरम व खालची खडबडीत. राख खताच्या उपयोगी. क्षाराचा उपयोग धोबो लोक कपडे धुण्याकडे करतात. २ बाय-काच्या केशांचीं अंत्रे. ( कि० बांधणे—विचरणें ). [ सं. अग्रजात; प्रा. अग्नाड; यु. अघेडो ]

**अघाडी**—स्त्री. १ पुढला भाग; पिछाडीच्या उलट. २ सैन्याचा पुढला भाग; बिनी. 'रोखिले अघाडी जेजाला.।'—ऐपो ११८. ३ घोड्याच्या गळ्याला बांधावयाची पुढील दोरी; दवासन. —क्रिवि. पूर्वी; पुढें; अगोदर. [ सं. अग्र ]. ०घेणें—पुढें होणें; पुढाकार घेणें. ०मारणें—१ पुढें जाणें. 'तोंपर्यंत काय जी अघाडी असेल ती मारली पाहिज.'—चंद्रयुत १२१. २ सैन्याची बिनी कापणें. ०साधणें—दुसऱ्याच्या आधीं जाऊन काम पुरें करणें.

**अघाडीपिछाडी**—स्त्री. १ घर, सैन्य इ० चा पुढला व मागला भाग. २ घोड्याच्या डोक्याकडील व मागच्या पायाकडील बांधावयाचे दोर; दवासन आणि पायबंद. —क्रिवि. पुढें मागें; पूर्वी नंतर. [ सं. अग्र + पिच्छ. हि. ]

**अघात**—पु. आघात (अप.); संकट. 'हरिनामं प्रल्हाद तरला । नाना अघातापासून छुटला ॥'—दा ४.३.१७. [ सं. आघात ]

**अघेडा**—अघाडा पहा.

**अघोट**—अगोट पहा.

**अघोर**—वि. १ अचाट; फार भयंकर; भीतिप्रद; अमंगळ; ( बस्तु, क्रिया, स्थान ). २ अक्राळविक्राळ; अकटोविकट. ३ निष्काळजी; विनघोर; निर्भय; स्वस्थ; बेफिकीर. ४ सौम्य; घोर नाही असा. 'अघोरचक्षुः अपतिच्छेद्येहि ।'—ऋगु १०.८५.४४—अंतरपाट काढल्यानंतर 'ही बधु सौम्य दृष्टीची असावी' असें म्हणतात. —पु. १ संकट; घोर. 'माझी हरिलीं त्वां जरा । आणि वेदीच्या अघोरा बवडिले ॥'—कथा २.५.१७७. २ शंकर. यावरून अघोरपंथ निघाला. 'या ते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी ।'—तैसं० रुद्र. ३ एक नरक. 'ओ द्विजदेवांची वृत्ति हरी...ते तिघे अघोरीं पविजेति ।'—एमा २७.३९३. ०अरण्य—न. भयंकर अरण्य. ०कर्म—न. भयंकर, धाडसी किंवा अमंगळ काम. ०जप—पु. पिशाच मंत्राचा जप. ०दंड—पु. जवरदस्त दंड. ०निद्रा—स्त्री. गाढ झोप. ०पंथ—पु. गोसाव्यांचा एक पंथ; हे लोक हातांत नरकपाल घेणारे व नरमांस भक्षण, मलभक्षण व इतर अघोर (अमंगळ) कृत्ये करणारे असतात. ०पंथी—वि. बरील पंथाचे अनुयायी. [ सं. अघोर + पंथिन् ]. ०मत—मार्ग—अघोरपंथ पहा. —मार्गी—अघोरपंथी पहा. ०योग—वि. ३. अघोरपंथ व त्याच्या अनुयायांचा समाज. 'शाक्त आगम भाषाचर्योगी कैसे ते एकावे ॥—दा ४.१.१३. [ सं. ]

**अघोरी**—वि. १ अघोरपंथी; साहसादि कर्मे करणारा; स्नान शून्यादि आचार न पाळतां अव्यवस्थितपणें वागणारा. 'राखेचा हको. १. ३

बोकाणा तोंडांत भरून मेल्यासारखा पडतो; तिळाची पेंड कुजविली म्हणजे तिची विणसारखी घाण येते; ही नकली विद्या खाण्याची भीति घालून अधोरी पैसे उकळतो.'—मांभ १३३. २ तिरस्करणीय; निच; त्याज्य; भयंकर; दुष्ट; साहसी; अमंगळ. [ सं. अधोर ]

**अचकट, अचकटविचकट**—वि. अश्लील; बाईट; घाणे-रडें; वाखात; बीभत्स; शिन्धळ; चाबट(भाषण, भाषण करणारा). ०उच्चारणें—अपवाद, अश्लील वाक्यें उच्चारणें; जननेंद्रियावरून शिब्या देणें. [ सं. विच्=निराळें करणें; म. विचकट द्वि. ]

**अचकबोचक**—स्त्री. गैरपद्धतीनें, अस्ताव्यस्तपणें, कसेतरी, अधूनमधून घेणें—उपटणें ( शेतांतील गवत वगैरे ). [ बोचक द्वि. ]

**अचकबोचक, अचकबोचक**—क्रिवि. अव्यवस्थितपणें; कसेतरी; अस्ताव्यस्त ( गवत काढणें, घांस घेणें ). शिवाय अचट-बोचट पहा. [ बोचक, बचक द्वि. ]

**अचकय**—क्रिवि. (गो.) अजगय; हळूच; नकळत. [ सं. अ+जाय; म. अजाग ]

**अचकलदचकल**—न.(ब.) कोणतेंहि, बाईट, जाडभरडें अन्न; कांहीतरी अयोग्य खाद्य. 'अचकलदचकल तुला पचणार नाही.' [ अचकळ किंवा अचकूल द्वि. ? ]

**अचकलेंविचकलें**—अचकलेंविचकलें पहा.

**अचकळ**—वि. पाणचट; पाचकळ. [ सं. अर्ध+कला ? ]

**अचकाविचका**—पु. गोंधळ; गुंतागुंत; चिवडाचिवड; अव्यवस्थितपणा. (ल.) नाश; विषाड; दुर्दशा. विचका पहा. [ विचका द्वि. ]

**अचकागचका**—पु. १ अपस्मार, फेंफरें वगैरेत शरीराला बसणारा हिसका. २ एकाएकी चलाखीनें ओढणें, ढकलणें, ठोसा देणें; धक्का मारणें. ( कि० देणें ). ३ धसका; दहशत. ( कि० बसणें ). ०खाण—बोलण्यांत अडखळणें. [ अचका+गचका. सं. आ+कृष्ट; प्रा. अंच; का. अच्चग=वाबरें होणें. द्वि. ]

**अचकी**—स्त्री. उचकी; हिक्या. उचकी पहा. ( कि० देणें-येणें ).

**अचकी**—वि. सर्व; संपूर्ण; असगी. 'टेबलीस (अवनी) अचकी रदनापी ।'—गगनि ४६. [ सं. आसाप्र; म. अस्मा—गी ]

**अचकुल**—वि. (बि.) ? नाडुक; हळुवार. २ अशाक; फुसका; रोगट; हलकट; निरुपयोगी; कुचकामी ( इंद्रिय, अंग, दंग्र वगैरे ). ३ मोडलेला; दुखावलेला; व्यंग्य; पंगु. [ सं. अर्धकला ? ]

**अचंगळ**—वि. कृपण; भ्रष्ट; बाईट; चांगला नव्हे तो. [ अ+का. चांगु=भले ? ]

**अचंचल**—वि. १ न चळणारा; न हलणारा; दृढ; स्थिर. २ न बदलणारा; ठाम निश्चयाचा; निश्चळ. [ सं. ]

**अचटबोचट**—क्रि.वि. कमीजास्त; विपय; अर्थसुंधे; एक-सारखे नव्हे; उंचसखल रीतीने (कापणे, झाडणे, सारवणे, लावणे). अचक्रबोचक पहा. [ ध्व. ]

**अचडंबचडें अचडंबचडं, अचडुबचडु**—न. १ लाडकें मूल. २ त्याचें संवोधन: छबेला! छबेली! 'अचडुबचडु नामें आळ-विला।'—अमृतक ५९; 'माझे अचडें ग बचडें! छकडें! ग!।' [ सं. वत्स; प्रा. वचड, बचच; बचच+ड; द्वि. बछड, बचड द्वि. ]

**अचतुर**—वि. अकुशल; वावळट; अडाणी; निर्बुद्ध; जड. [ सं. ]

**अचपळ**—वि. १ खोडकर; उन्पाती; चंचळ. 'अचपळ मन माझे नावें आवरीतां।'—रा. २ चपळ; तरतीत: उत्साही; ह्युवार. 'अचपळ गुण गुगी बैसली प्रीति दूर्गा।'—दावि १५८. [ सं. अ+चपल ]. **०पण**—न. खोड्याळपणा. चपलपणा: 'भरारी तो वारा अचपळपणे देश पिकती।'—दावि २२५.

**अचंब**—पु. षोडयाचा एक रंग. —अश्वप २८.

**अचंबा**—पु. १ आश्चर्य; चमत्कार; कौतुक; नवल. २ आश्चर्याची गोष्ट; नवलपणे. [ सं. अत्यद्भुतं प्रा अचचभुय—अचंबअ—अचंबा; द्वि. अचंबा; गु. अचंबो ]

**अचंबीत**—वि. आश्चर्यचकित; विस्मित; थक्क. —क्रि.वि. अचा-नक; एकाएकी. [ अचंबा ]

**अचर**—वि. स्थिर; स्तब्ध; गतिरहित; अढळ; स्यावर. [ सं. अ+चर ]

**अचरट**—वि. (मूळ आचारांचे जास्त स्तोम माजविणारा त्यावरून) वाह्यात; भलतेमल्लें; अद्रातद्रा; अयोग्य; अनन्वित (भाषण, बोलणारा); व्रात्य; अश्वेत: वावळट; मूखासारखे वनेन करणारा. 'बहिरे ऐके तरे (अळवाची माजी), आणि अचरट मागे सांभारे.' [ सं. आचारवत्: किंवा अ=नाहीं+च=हाट=दावे! ]

**अचरटपचरट**—वि. १ कोरडे; भरड; रक्ष; बचव (अन्न) २ असंबद्ध; पाल्हाळिक; प्रमिश्र. (भाषण बोलणारा). अरवटवरवट पहा. [ अचरट द्वि. ]

**अचरप (ब) चर**—अचरटपचरट पहा. [ ध्व. ]

**अचर्च**—वि. १ चर्चेचा—वादाचा विषय होऊ शकत नाही असा. 'देवी देवो म्हणती अचर्चा ते।'—झा ४.६९. —पु. (ल.) नवरा (बायकोने त्याचें नांव घेतां किंवा चर्चा करितां कामा नये म्हणून). —मनको. [ सं. अ+चर्च ]

**अचळ**—वि. १ स्थिर; गतिरहित. 'अचळ हा शाश्वत।'—झा २.१४७. २ अक्षय; अखंड. 'बंधु...अचळिचें राज्य करिती।'—वसा ६६. ३ शांत; थंड; अचंचळ; दमदार; निश्चित हेतु असलेला. —पु. पवत; टकडी. 'तै पापाचा अचळ फिटे।'—झा ४.५६. [ सं. अ+चल ]. **०तारा**—पु. स्थिर तारका. **०स्वर**—पु. (संगीत) आपल्या जागवरून न हालणारा (खालीवर न होणारा) स्वर; हे दोन आहेत: षड्ज व पंचम.

**अचला**—पु. हातरुमाल. अचळ पद्दा. [ सं. अंचल ]

**अचला**—स्त्री. पृथ्वी. 'केपतें भीष्मासुन देती अचळेसि शस्त्रसंपते।'—मोभीष्म ३.३०. [ सं. ] **०गौर**—स्त्री. मकरसंक्रांतीच्या दिवशीं वायका एका वाईस आसनावर वसवून तिला खाऊं पिऊं घालतात, मुळीच हाट्टे दंत नाहीत, ती वाई.

**अचलित**—वि. स्थिर; स्यावर; ठाम; निश्चल; न हललेले. [ सं. ]

**अचळ**—वि. १ अचल पहा. २ न शिवलेला; न हाललेला, किंवा हालविलेला; उपयोग न केलेला; अस्पृष्ट(खाण्याचा पदार्थ इ.). ३ (ल.) अग्रप; बाकी: शिळक. —क्रि.वि. अलगत; अझाद; दमानें; हळूहळू. 'हे नोंडोतोंड भांडें भरलें आहे. अचळ उचलून टव.' [ सं. अचल ]

**अचळ, अंचळ**—पु. १ पदर; ओंघा. 'नाहीं अचळ सावरावा टांव।'—बुगा १११. 'लपविला कृष्ण, अचळ पञ्च सुखाचरी घाली।'—मज ३५. २ अंचळ: आंचूळ: स्तन: धान (गुरांचें). ३ वारीक वक्र: हातरुमाल. 'सर्वेचि निर्मळा आंचळें दाटिले। मेवक जर्नी ॥'—क ८४. [ सं. अंचल ]

**अचळपद**—न. अढळपद: मोक्ष. [ सं. ]

**अचळय**—क्रि.वि. (गो.) १ अलगत: धक्का न लावतां. २ (ल.) सहज; कष्ट न पडतां: अनायासानें. 'ताका गिरंस्तकाय अचळय मेळळी.' [ सं. अचल ]

**अचळवी**—वि. १ अचल, अचळ पहा. **०वाण**—मकर संक्रांतीला जिचीं सर्वे मुष्टे जिवंत आहेत अशा सुवागिनीस आधल्या दिवशीं विरजून टावलेले व हात न लावलेले अंगे दही पात्रासुद्धा, स्वतःच्या मुलांच्या दीर्घायुच्यासाठीं वाण म्हणून देतात तें. [ सं. अचल+वायन ]

**अचळागौर**—स्त्री. अचळवी वाण जिला शाययाचें ती. तिची न्हाऊखाऊ घालून ओटी भरून पूजा करतात.

**अचळोजी, अचळोबा**—पु. आळशी: मंद: मद्र; लड; ऐदी; लडधू: गुळाचा गणपति. [ सं. अचल ]

**अचक्षु**—वि. ज्याला डोळे नाहीत असा; अंधळा[सं. ] **०दर्शन**—न. डोळे सोडून बाकीच्या इंद्रियांनीं व मनानें होणारें ज्ञान. **०पण**—न. चक्षुरहित स्थिति; अंधत्व; आंधळेपणा. 'जयाचेनि बळें। अचक्षुण आंधळें ॥ फिटांनि वस्तु मिळे ।'—अमृ ७.१२०.

**अचांगणें**—अक्रि. उमेद, हुशारी, वाढ नाहीशी होणें; कोमजणें; वाळणें; अचांगी भरणें: आजारी होणें. [ अ+का. चांग ]

**अचांगळी**—वि. उणें; वाईट. 'अचांगळी अधिक शब्द। ऐकून उठिला वीर गद ॥'—एरुस्व ९. ८. [ अचंगळ ]

**अचांगी**—स्त्री. आजार: दुबेलात: न्हास. **०भरणें—होणें**—आजारी पडणें. 'अचांगी भरली पोर मेला.' **०नें शिची देणें—बोलणें**—तोभांनें वाईट बोलणें, शिब्या देणें. [ अ+का. चांग ]

**अचांचल्य**—न. स्थिरपणा; निश्चितपणा; अचलता. [ सं. ]  
**अचाट**—वि. फारः अतिशय; विलक्षण; अफाट; लोकोत्तर; बेसुमार; अपरिमित; अतर्क्य; चमत्कारिक; फाजील; अनिबद्ध. 'ते दोन्ही शब्द अचाट।'—शा १.१४७; 'लाटांवरी अचाटलाटा।'—एमा २.९४; 'रत्नमुक्तमणीक राशी। झुगारादि अचाट।'—नव २.१. १०३; (कि० बोलणें, लिहिणें, करणें) म्हू० १ अचाट खाणें मसणांत जाणें; २ अचाट बुद्धि खेळवावी वळेंच लक्ष्मी मेळवावी. [ सं. अत्यर्थ; प्रा. अचत्थ अचट्ट—अचाट ]

**अचाट**—वि. चावट; फाजील; लुच्चा. 'कलीं मुले हीं अवधीं अचाटें।'—सा१. ६७. [ सं. अ+चाट=लबाड ]

**अचानक**—क्रि. १ एकदम. अकल्पितपणे. 'अचानक गर्नाम येउन पडला.' २ तडक; सरळ; बिनहरकत. 'त्या मार्गांत अचानक पुण्यास जाशील.' ३ हट्टक. अज्ञात. 'ही कांचची हंडी अचानक उचळून टेव.' ४ सहज; अनायासानें. 'हा प्रथं मला अचानक मिळाला.' ५ चोरून; गुप्तपिप. 'हा कांहीं कांहीं अचानक खातोसं दिसतें.' ६ अस्पृष्ट; अचळ; जमंच्या तसें; कमजास्त न होतां. याशिवाय या शब्दाचे आणखी वरंच शिथिलपणे झालेले अर्थभेद आहेत. [ सं. अज्ञानतः ? हि. अचानक, अचानकच. ]

**अचापल्य**—न. स्थिरता; दृढता; अचंचलता; सततपणा. [ सं. ]

**अचार**—पु. आचार; लोणचें. [ हिं. गु. आचार ]

**अचाल**—स्त्री. खोटी; खोळ्या; अडचण. 'तुझी अचाल असल्यास दोन दिवस माझी कोयती घेउन जा.' [ अ+चाल=प्रगति ]

**अचाव(वा)चा, अच्यावच्या**—क्रि. १ बोलण्यास अयोग्य; निरर्थक; असंबद्ध; अद्वातद्वा; अचकटविचकट (भाषण). २ गैरशिस्त; एडीपणानें ( काम करणें ). ३ अव्यवस्थित; कमेंतरी. 'तो अचावचा खातो.' [ ध्व. सं. अवाच्य+वाच्य ]

**अचिकित्सनीय**—वि. असाध्य; उपायाबाहेर गेलेला ( रोग इ० ). [ सं. ]

**अचिंत**—वि. चित्तरहित; काळजी नसलेला. 'जें अचिंतां अनाथांचें मायपोट।'—शा ८.१९५. [ सं. अ+चित्त=विचार करणें ]

**अचितित**—वि. अकल्पित; ज्याचा विचार मनांतहि आला नाही असें; अतर्कित; अभावित. [ सं. ]

**अचित्य**—वि. विचाराच्या-कल्पनेच्या पलीकडील; अतर्क्य. 'हेतु जया विहे। अचित्य जें।'—शा ८. ८८. [ सं. ]

**अचिद्**—न. चेतना नसलेलें; जड ( वस्तु, जग इ० ); अज्ञान. 'अचिदाचेनि नाशें। आलें जें चिन्मात्रदशे।'—अमृ ५.२९. [ सं. ]

**अचिन्ह**—न. ( गो. ) दुधिन्ह; अशुभ गोष्ट. [ सं. ]

**अचिर-अचिरात्**—क्रि. अचिरकरून; लवकरच; थोड्या वेळांत-दिवसांत; थोडया अवधीनें. 'सुरवरदाय कांहीं न पवे अचिरें।'

—आसु ७.१. [ सं. ]. **आळ**—पु. थोडा अवधि-वेळ. **स्थायी**—वि. लवकर नाश पावणारें; अल्पकालीन; क्षणभंगुर; पळपुटें; न टिकणारें. **अचिरंकरून**—क्रि. लवकरच.

**अचिरकाय**—स्त्री. ( गो. ) १ अवधान. 'म्हाका तितलीशी अ० उझी ना.' २ आठवण. 'हावें तितली अ० धळी ना.'

**अचीपची**—स्त्री. ( गो. ) सागरगोटयांप्रमाणें दगड सेलून खेळावयाचा एक खेळ: हा पांचसात खड्यांनीं खेळतात. [ सं. पंच; पची द्वि. ]

**अचुक**—अचूक पहा.

**अचुगळ**—वि. अचंगळ पहा.

**अचुंबित**—वि. १ नवीन; साज्जक. 'विशेष भक्तिप्रम अचुंबित।'

—एमा ११.६८१: अचुंबित कल्पना-गोष्ट=अगदीं नवीन कल्पना-गोष्ट.

२ अपूर्व; अद्भुत. 'पुढे अचुंबित निरूपण।'—एमा ३०.४१३. ३ अचुक.

'जो परिणामीचा निवाळा। अचुंबितु ये फळां।'—शा ५.७. ४

स्पशं न झालेले: अस्पृष्ट. 'जमें वज्रकवच लहजे। मग शत्रांचा वर्षावो

साहिजे। परी जैतेंसीं उरिजे। अचुंबिता।'—शा २.२३२. ५ निर्मळ:

निलेंप. 'तें ज्ञान पावे निश्चित। जयामाजि अचुंबित। शांति असे ॥'

—शा ४.१८९. ६ निर्मळ. 'तेणें श्रीकृष्णें स्तविली भक्ती। परम

प्रीती अचुंबित ॥'—एमा २९.६४९. ७ सर्व; अगणित. 'तुझ्या विभूती

अचुंबिता। कृपेनें...सांग ॥'—एमा १६.२३४. ८ अनासक्त; निसं:ग.

'परी अचुंबित वर्तेणें। अद्यतमान कर्म करणें ॥'—एमा ३. २९३.

[ सं. अ+चुंबित=न चुंबिलेली; न भोगिलेली ]

**अचुंबित**—क्रि. ( कों. ) अकस्मात्; अचंबीत. [ अचंबा ]

**अचूक**—वि. नेमकें; बिनचूक; दोषरहित; निर्दोष. 'अचुक

येतून करवेना। म्हणून केलें तें सजेना।'—दा १२.२.६. [ सं. अच्युत;

प्रा. अचुक ]. **असंधान**—न. १ न चुकणारा नेम, क्रिया, गोष्ट. 'अचुक

माखतीचें संधान। सोडिता झाला असंख्य बाण ॥' २ बरोबर घड-

णारा वेत; न चुकणारी मग्ना. मसलत. **अचुकसंधानी**—वि. बिन-

चूक कार्य करणारा.

**अचेत**—वि. अचेतन; जड; चैतन्यरहित. 'अचेत लोहचुंबकें

चळे।'—एमा २.७०२. [ सं. अचेतस् ]

**अचेतन**—वि. १ निर्जीव; प्राणरहित; मृत; जड. '...खांब-

सुत्री। अचेतन पुतळ्या नाचवी यंत्री।'—एरुस १३.६४. २ बेजुद्ध;

मूर्च्छित. [ सं. ]. **अभार**—( स्था. ) निर्जीव वजन ( हेड लोड, पुल-

वरचें वजन ).

**अचेष्ट**—न. ( पदा. ) वातावरणातील वायुघटकांपैकी एक मूल-

द्रव्य; 'अर्गान'—शाको अ ६१. [ सं. ]

**अचैतन्य**—न. बेजुद्धि; निर्बुद्धि; मूर्च्छा; निरुत्साहीपणा. [ सं. ]

**अचोज**—न. आश्चर्य; नवल. 'अचोज हा बळिया झाला।

—निगा १६. [ सं. आ+चोद्य; प्रा. चोज्ज; म. चोज ]



**अचोष्य**—वि. चोखण्यास अयोग्य-अशक्य; अप्राशनीय. [सं.]

**अचकलेविचकलें**—क्रि.वि. १ अचकटविचकट; अच्यवस्थित; बाह्यात. 'कितो येक तीं अचकलेविचकलेसी।'—दावि २८४.

२ अचकुल पहा. [विचकणे-विचकल द्वि. किंवा अचकल द्वि.]

**अचकित**—क्रि.वि. (गो.) अकस्मात; अकल्पितपणे. 'म्हाका तों अचकित वाटेर मॅळळों.' [अवचित ?]

**अचवाचवा**—अचवाचवा पहा.

**अच्छ**—वि. १ विमल; स्वच्छ. 'बहुधां समर्चिलां बहु जन्म श्री-राम अच्छविभवानें.'—मोभीष्म ३.६४. [सं.]. २ श्रेष्ठ, उत्कृष्ट; उत्तम. —उद्गा. ठीक! बरोबर! बरें! [हिं. अच्छा]

**अच्छा**—क्रि.वि. (चि.) अलीकडे; हल्लीं; आतांशां. [आतांशां अण.]

**अच्छा**—वि. १ छान; सुंदर; चांगलें. —उद्गा. उत्तम; बरें! ठीक! होय. [सं. अच्छ; हिं.]

**अच्छिद्र**—वि. १ भोंकाशिवाय; व्यंगरहित. २ पूर्ण. [सं.]

**अच्छिन्न**—वि. अखंड; संबंध; न कापलेलें-विभागलेलें. [सं.]

**अच्छेखां, अच्छेखान**—वि. (व.ना.) तिस्मारखान; टेकोजी (प्रमाणें); वरिष्ठ, मोठा. 'तूं नाही मोठा अच्छेखां आला त (तर) मी इत नाही.' [हिं. अच्छा]

**अच्छेर**—पु. अर्धाशेर (वजनी-मापी). [सं. अर्ध+शेर; का. अच्=अर्धा.] ० पावशेर—पु. अव. (कू.) कच्चीबन्वीं.

**अच्छेव**—पु. (गो.) उच्छाद; धांगडधिंगा; हेंदोस; धुडगूस. 'ह्या भुग्ग्यांचे सामको अच्छेव आयला!' [सं. उच्छेद्]

**अच्युत**—पु. १ परमेश्वर (विष्णु).—वि. न पडणारा; न ढळणारा; स्थिर; अचल; नाशरहित. जसे अच्युतपदवी; अच्युताधिकार. 'अच्युत मी अच्युत।'—ज्ञा १८.११९४. [सं.]. ० फळ—न. आंबा (फळ). [सं. चूतफल]

**अछंदस्क**—वि. कविताबद्ध नसलेला (गद्य). [सं.]

**अछोडा**—पु. (गु.) कासरा; (बैलाचा) दोर; काढणी; चाफूक. प्रा. अच्छोडिअ—अछोड; म. असोड.]

**अज**—वि. अजात; नित्य; जन्मरहित. 'मी अजुही परि-संभवे। प्रकृतियों।—ज्ञा ४.४४. —पु. १ ब्रह्मदेव; शिव; विष्णु; चंद्र; कामदेव; सामान्यतः ईश्वर. २ श्रीरामाचा आज्ञा. ३ बोकड; बकरा. [सं. अ+जन्=जन्मणें]

**अज**—शब्. १ पासून; मुळें; कडून. २ अनेक सदरें वेगळालीं व्हावीं आणि बेरजांचा ताळा पडावा म्हणून सदरवार बेरजांच्या एकंदर बेरजांची जी पंक्ति मांडतात ती. [फा. अज्]

**अज**—आज पहा.

**अजकदीम**—क्रि.वि. पूर्वीपासून. 'अजकदीम इनायत असे'—बाडमा १.६५. [फा. अज्+अर. कदीम=प्राचीन, जुना.]

**अजका**—वि. अजिक्य (?)—हार. [सं. अजय]

**अजंगम**—वि. स्थावर; न हलकारें (घर, झाड इ०). 'अजंगमाची खाल काढविली।'—ज्ञा १३.२२७. [सं.]

**अजगय**—क्रि.वि. (गो.) हळूच; नकळत. [सं. अ+जाए]

**अजगर**—पु. एक प्रचंड साप; (कों.) आर. हा बकरीलाहि गिळतो म्हणतात म्हणून अज+गर (गिळ) हें नांव. हा हिंदुस्थान, आफ्रिकेंतील दलदलीचे प्रदेश व अमेरिकेंतील उष्ण प्रदेशांत आढळतो. हा फार सुस्त व हालचालीस मंद असतो. विशेषतः अमेरिकेंत १०० फूट लांबीचाहि आढळतो. [सं.].—वि. १ (ल.) सुख दुःखातीत (योगी); कर्मासंबंधीं काहीं प्रयत्न न करणारा; केवळ ईश्वरावर भरवसा टेवणारा. २ आळशी; मंद; जड. उ० अजगरस्वभाव—प्रकृतिचाल-संप्रदाय; अजगरासारखा पडणें-पसरणें-निजणें-चालणें-पोसणें.

**अज्जि**—स्त्री. आपोआप येउन पडलेली भिक्षा (खाण्याची) वृत्ति; आळशीपणाची वृत्ति; आळशीपणा; अगांतुकी करण्याचा स्वभाव; ऐदीपणा.

**अजगूल**—वि. (कों.) १ अधू नेत्राचा. २ अचकुल पहा. [अचकुल]

**अजगै**—क्रि.वि. (गो.) वाजवीपेक्षा अधिक. 'तुजेकडेन अजगै आसल्यार दी म्हाका.'

**अजज**—पु. घोड्याच्या पायाचा (खुराचा) रोग. —अथप २७३.

**अजंट**—वि. (ना.) अहल; अस्सल; लफंगा; ल्खाड. [हिं. अजंट=पूर्णेपणे तयार.]

**अजड**—वि. १ चैतन्ययुक्त; जडच्या उलट. 'तो जडाजडातें विरवितु।'—ज्ञा ८.९७. २ मंद, मूर्ख नव्हे तो. [सं.]

**अजडांश**—पु. जडपणा नसणारा, पदार्थ, मोष्ट इ०; अमूर्त, निराकार वस्तु (ब्रह्म, आत्मा इ० संबंधीं योजतात). [सं.]

**अजतरफ-अजतरफ**—शब्. पासून; कडून; बाजूनें. (जुन्या पत्रव्यवहारांत वरिष्ठांकडून खालील अधिकाऱ्यांस योजितात)—पया ४००. [फा. अज्+तरफ्]

**अजन्म-न्मा**—वि. १ न जन्मलेला; ज्यास जन्म नाही असा. (ल०) ब्रह्म; ईश्वर. 'अजन्मा होता निजेला।'—दा. २ शाश्वत; निरंतरचा [सं.]

**अजप**—अजब पहा.

**अजपत्र**—न. अभिप्रायपत्र. (?)—हार.

**अजपा (जप)**—पु. १ एका अहोरात्रांत माणसाचे २१६०० श्वासोच्छ्वास होतात. त्यांवर 'सोहें' हें बसवून जो सहज, आयास-विरहित जप करावयाचा तो. श्वासाबरोबर 'सः' व उच्छ्वासाबरोबर 'अहं' (तें ब्रह्म मी आहे) म्हणावयाचें; याला हंसमंत्र असेंहि म्हणतात. 'येकवीस सहज स्वासें जपा। नेमून गेली ते अजपा।—दा १७.५.१. (सामान्यतः) श्वासोच्छ्वास. 'पवन विजितसे अजि

पालवें । मृदु असुं गतिनें अजपा लवे ।'—मंगधा—मक १६२. [ सं. ]  
०गायत्री स्त्री., ०मंत्र—पु. बरील जपालाच म्हणतात.

**अजपूजाश्रीसरस्वती**—स्त्री. श्रीसरस्वतीच्या पूजामंदिरांतून;  
(विजापूरचा दुसरा इब्राहीम आदिलशाहा हा हिंदुधर्माला मान देणारा  
असून त्याला हिंदी गायनाची फार आवड होती व त्यासाठी त्यानें  
राजवाड्यांत सरस्वतीची मूर्ति स्थापिली होती. त्या सरस्वतीच्या  
मंदिरांत त्यानें राज्यकारभाराची कचेरी करून तेथून तो सर्व बाद-  
शाही फर्माने काढी. म्हणून असल्या फर्मानांच्या डोक्यावर कि.वा  
समासांत 'अजपूजा श्रीसरस्वती' हीं अक्षरे लिहिलीं जात.)—भाद्रि-  
संह ५१; ६८.

**अजब**—वि. आश्चर्यकारक; विलक्षण; चमत्कारिक. उ.—अजब  
ख्याल; अजब तऱ्हा इ०. 'कल्पनाशक्तीनें कांहीं तरी दरवर्षीं अजब  
चिजा काढल्याशिवाय आमच्या पाश्चात्यांनां चैन पडत नाही.'—नि  
४१६. [ अर. अजब ]. ०खाना—पु. पदार्थसंग्रहालय; म्युजियम;  
चमत्कारसंग्रह.

**अजबाई**—स्त्री. नवल; आश्चर्य; चमत्कार; अलौकिकपणा.  
[ अर. अजब; हिं. अजाइब ]

**अजबाब, अज्बाब**—पु. स्त्री. १ मालमत्ता; जमीनजुमला;  
सामानजुमान; चीजवस्त; बरोबरचा संरजाम.—शिदि २४७. 'जुन्या  
कमिटीकडून अजबाब सोंपून घेण्याचें काम सुरू होऊन तें सन  
१८८६ सालीं पुरें झालें.'—जनि ३. २ युद्धसाहित्य; युद्धसामुग्री.  
असबाब पहा.

**अजबायेस**—शब्. कारणेनें. 'अजबायेस विमारी' =आजारा-  
मुळे. —पदमव ११४. [ फा. अझ+अर. बाईस=कारण ]

**अजबुनात-द-दी**—वि. प्राचीन. 'बाछाई तक्त दिळी अज-  
बुनात जागा ।'—पल्य ९. [ फा. अझ+बुनयाद=स्थापना, प्रांभ ]

**अजम**—वि. १ श्रेष्ठ; थोर; सन्मान्य; राजश्री; पदवी ( विशे-  
ष्टः मुसल्मान आणि ब्रिटिश लोक यांनां ). 'अजम चापलेनसाहेब  
याणीं'—मुंब २३६. मुसल्मानांनी आणि पेशवाईतील पत्रव्यवहारांत  
कनिष्ठांकडून वरिष्ठांस हा शब्द लाविला जात असे. 'अजम अफझल-  
खान महमदशाही.' परंतु इंग्रजी अमदानींत हा कनिष्ठांस लावतात.  
'अजम पाटील कुळकर्णी.' [ अर. अजम. तु० —सं. अर्थमन्=सूर्य,  
श्रेष्ठ; प्रा. अजम=अजम ? ]. —पु. १ सामर्थ्य; जोर; अभिमान.  
२ निश्चय; विचार. 'पेशा समयास नबाब मौसुफ यांनीं अजम केल्यास  
पातशाही दाब व बहुत कामे घडून येतील.'—दिवरा १.४९.

**अजमत**—स्त्री. बरोवी; श्रेष्ठता; प्रभाव; मोठेपणा; प्राबल्य;  
करामत. 'कांहीं एक अजमत दाब मला ।'—अज्ञा अ १०. म्ह० जेथें  
अजमत तेथें करामत. [ अर. अज्मात् ]. ०खान-पीर—पु. जेजुरीची  
देवता; एकदां औरंगजेबानें जेजुरीचा खंडोबा फोडण्याचा प्रयत्न  
केला त्यावेळीं असंख्य भुंगे त्याच्या पाठीस लागले. तेव्हां त्यानें

एक रत्नजडित भुंगा करून खंडोबास बाहिला. तो भुंगा पुढे उमाजी  
नाइकानें नेला, अशी अख्यायिका आहे.

**अजमाव-वा**—पु. १ प्रयोग; परीक्षा; कसोटी. २ अजमास;  
अंदाज; हिशेब; गणती. [ फा. अज्माइश् ]. —०णें सक्रि. १ प्रयत्न  
करणे; परीक्षा करणे. 'शमनापीरें समर्थे अजमाविले।'—सप्र  
८.३.७३. २ अजमास पाहणे; हिशेब करणे; अंदाज करणे.

**अजमास, अज्मास**—पु. (गो.) १ अजमाव पहा. 'अजमास घे  
आणि मागे पुढें सर ' २ सालाची जमाबंदीची ठराविक रकम; बजेट;  
जमाखर्च अंदाजपत्रकाचा तक्ता. मामलेदारांने आपल्या ताब्यांत  
जो प्रंत आहे त्याचा वसूल कोणत्या रीतीनें करावा व दर एक गांवची  
कमाल बेरीज किती व प्रांतापैकीं दुमाले गांव किती व नक्त खर्च  
किती याविशीं बंधारण करून जो कागद दरमाल हुजूर तयार होऊन  
मामलेदाराकडे पाठवीत त्यास अजमास म्हणतात— इनाम. ५०.  
—चित्रगुप्त ८८; —खरे २८१६; —पया ९१. [ फा. अज्माइश्;  
गु, आजमायप ]. ०णें—उक्रि. अंदाज करणे; कल्पना बांधणे.  
**अजमासानें खांगीर खाणे**—(क.) अनुमानानें विधान करणे.  
**अजमास पंचे दाहोदरी**. =अंदाजी विधान.

**अजमासी**—वि. १ अंदाजी; हिशेब करून काढलेला; गणती  
केलेला. २ (गो.) अंदाज करण्यांत हुशार, पटाईत. 'अजमासी खरो  
कनाच चुकचोना' =बरोबर सांगेल कधीं चुकणार नाही. **अजमासें**—  
क्रि.वि. सरासरी. [ फा. अज्माइश् ]

**अजमेरीजोडा**—पु. विशिष्ट मारवाडी जोडा; साधी घडण  
—घाट असलेला जोडा. [ अजमीर ].

**अजमोदल**—न. ओव्याचें तेल; थायमॉल. हें गजकणें, इसब  
वंगेरवर लावतात. [ अजमोदा ].

**अजमोदा**—पु. १ ( या नांवाच्या तीन वेगळ्या वनस्पती  
आहेत. सामान्यतः ) ओवा, ओव्याचें झाड अगर त्याचा एक प्रकार;  
यास पांढऱ्या रंगाचीं फुलें येतात. पोटदुखी, गजकणें, अतिसार,  
अजीर्ण वंगेरवर औषध म्हणून उपयोग. —वयु. १.८. [ सं. अज-  
मोदा; हिं. गु. अजमोद; ऊ. अजमूद=अजमोदा; का. अजमोदा; पै.  
आजमोदा. ]

**अजय्य**—वि. अजिक्य. [ सं. ]

**अजर**—वि. शाश्रत; कृद्वपणा येत नाही असा; अविनाशी;  
क्षय न पावणारा; ज्यास जरा प्राप्त होत नाही असा—देव. [ सं. ]

**अजरस्तखाने**—क्रि.वि. यांच्याकडून; यांच्या कचेरींतून. [ फा.  
अझ=पासून+स्तखाना=कचेरी+हें ]

**अजरामर**—वि. अविनाशी; जरा व मृत्यू यांपासून अल्पित;  
अक्षय. [ सं. अजर+अमर ]

**अजरामरा (ऱ्हा) मत्**—अज्जाम=हामत पहा.

**अजरहये**—अज्रय पहा.

**अजरवला**—पु. काळी तुळस; वैजयंती.

**अजरवख**—(बायकी) अजर पहा.

**अजरवान**—अजमोदा पहा. [ हि. अजवाहन ]

**अजरगंगी**—स्त्री. मॅट्रिंगी; मेपगंगी; काकडशिगी; सखाद्रि भागांत ही वनस्पति आढळते. रस दुधासारखा; कफवाहिर काढणारी. [ सं. ]

**अजसवव**—शभ. कारणाने. 'अजसवव दूरीराह' =स्त्याच्या खांबीमुळे. -पदमव ११२. [ फा. अजसवव ]

**अजस्र (स्र)**, **अजास्र**—वि. ( ल. ) मोटा; विस्तृत; प्रचंड; जंगी; धिप्पाड; राक्षसी. -पु. अग्निहोत्राचा एक प्रकार ( यांत तिन्ही कुंडांतले अग्नि कायम टेवतात-अजस्रपक्ष ). [ सं. अजस्र=सतत; कायम टिकणारा; शाश्वत ]

**अजस्रलय**—स्त्री. नृत्यांतील मोठी लयदारी. [ सं. ]

**अजहत**—पु. प्रतिनिधि; गुमास्ता. [ अर. वजाहत=रूप; आदर ].

**०दार**—पु. बदली कामगार. [ फा. ] **०सरदेशमुख**—सरदेशमुखचा प्रतिनिधि ( मराठी राज्याचे व मुसलमानी राज्यांचेही सरदेशमुख छत्रपति होते. त्यांनी आपल्यासाठी नेमलेला प्रतिनिधि. )

**अजहत्स्वार्थलक्षणा**, **अजहल्लक्षणा**—स्त्री. पदाचा जो शक्य अर्थ त्याचा त्याग न करता त्याहून काही अधिक विशेषार्थ घेतलेला असतो ती लक्षणा; उ० 'पानपतावर एक लाख बांगडी फुटली' =एक लाख माणसें मेलीं; 'एक कप आण' =एक कपभर चहा आण; 'कावळ्यांपासून दही रक्षण कर' =कावळे, मांजर वगैरे पासून; 'दोनघें भाले आले; इ०. [ सं. ]

**अजा**—स्त्री. १ शेळी; बकरी. २ माया; मोह; भास. 'अजाची ते अजामाया.' -एमा ७.५८६. [ सं. ] **०कृगणीयन्याय**—पु.

शेळी जावयास व तिच्यावर तरवार पडण्यास एकच गांठ पडणे. यावरून डोक्यावर तरवार टांगली असतां अथवा अगंतिक अवरथा असेल तेव्हां यांजितात. 'वतमानपत्र-कर्त्यांच्या डोक्यावर प्रेस-अंकटाची तरवार अजा-कृगणीयन्यायाने टांगली आहे.'

**०ग ( ल ) ळ**—वि. १ बावळा; कर्तृत्वहीन; मूर्ख. [ सं. अजागळ ]. २ निराधार; निरर्थक. **०गळस्तन**—न. ( शेळीच्या गळ्याजवळचा मांसल अवयव; याचा उपयोग नसतो म्हणून लक्षणें ) कर्तृत्वहीन, कुचकामाचा पुरुष, बैल, इ०. 'धर्मा-

काममोक्षाणां यस्थैकोपि न विद्यते । अजागळस्तनस्यैव तस्य जन्म निरर्थकम् ॥' -सुभाषित. **०पुत्र**—पु. १ कोंकळ. २ ( ल. ) गरीब माणूस. '**अजापुत्रं बलिं दद्यात्**=यज्ञांत बोकडासच बळी देतात; तद्गतच गरीब निराश्रित माणसास लोक छळतात. [ सं. ]

**०पालक**—पु. १ धनगर. २ मल्हाराव होळकर व त्याचे वंशज यांना जुन्या कागदपत्रांतून लक्षणें हा शब्द लावितात. [ सं. ] **०युद्ध**—

न. बकरीं फार वेळ भंडत नाहीत नुस्ता आव आणतात; त्यावरून लक्षणें पोकळ धमकी—भांडण. [ सं. ]

**अजा**—पु. आईचा-बापाचा-बाप; आजा. 'अज्यास नातु शिकवतो.' [ सं. आर्य; प्रा. अज्ज ]. **०गुरु**—पु. गुरूचा गुरु; शिक्षकाचा शिक्षक.

**अजाइव**, **अजायव**—पु. आश्वय; अजव पहा. 'तुम्ही ऐशा गोष्टी करितां अज्याइव आहे.' -रा १.५२. [ अर. अजाइव ]

**अजागळी**—स्त्री. मनम्वी खोड्या; दांडगाई धिंगाणा; अरवाळी. [ सं. अजागळ ? प्रा. अजुअ=अयुत+आगळी ? ]

**अजाण**—वि. १ अजाणी; नेणता; माहिती नसलेला; अनभ्यस्त. २ उपकाराची जाणीव नगलेला; कृतघ्न; हरास. ३ विचार नसणारा; मूर्ख; बुद्धिहीन. [ सं. अज्ञान; प्रा. अजाण ]. **०ता**—वि. साधामोळा; बावळा; मूर्ख. **०पणा**—पु. अज्ञान; नेणतेपणा.

**अजात**—वि. १ उत्पन्न न झालेला; जन्म न पावलेला. काहीं सामा. शब्द:-अजातदंत-पग-पुत्र-योवून. [ सं. अजात ]. **०पक्ष**—वि. पंख न फुटलेला. 'जशी अजातपक्षांचेचि जीवें । पक्षिणी जिंय ॥' -ज्ञा ९.३३९ [ सं. अजात+पक्ष ]. **०भय**—वि. कधींहि भीति शिवली नाही असा-माणूस. काहीं सामा. शब्द:-अजात-

काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर इ०. **०व्यवहार**—पु. वयांत न आलेला मुलगा; अज्ञान. [ सं. ]. **०शत्रु**—वि. १ ज्याला कोणी शत्रु नाही असा; शत्रुरहित; सात्त्विक. २ गरीब; निरपराधी. ३ पु. युधिष्ठिर. 'यज्ञमानहि गुरुदेव द्विजभक्त अजातशत्रु तज्जाया ।' -मोसभा २.२१. [ सं. ] **०सिद्ध**—वि. स्वयंसिद्ध; स्वयंभु.

**अजात**—वि. १ अज्ञात जन्माचा किंवा ज्याच्या जन्माचा ठिकाण लागत नाही असा; अकुलीन; वाईट लौकिकाचा. २ ( व. ) मोठा लुबा. 'अजात दिसते स्वारी !' [ सं. अज्ञात ]

**अजात**—वि. मुक्त; स्वतंत्र. 'तुम्हांस माथां तेल घालोन अजात केळे असं.' -वाशाख २१३. -किवि. अळाद; अलगत; कोठें किंवा कसाला न लागतां. [ फा. आझाद ]. **०पत्र**—न. मुक्तिपत्र; मोकळे केल्याचा दाखला.

**अजातप्रकार**—न. जेथे जातिभेद पाळीत नाहीत असा आचार, वागणूक, पद्धति. ( तुळजापूर, व्यंकटगिरि वगैरे ठिकाणी असतो तसा ). [ सं. अजाति+प्रकार ]

**अजाति**—वि. १ जातिरहित; कुलहीन. 'हा तों दिसे कृष्ण स्वयं अजाति ।' -नदा २.५७. २ वर्गातीत; कोणत्याहि वर्गांत घालतां येत नाही असा. 'तें बीर अनाम अजाती । परी अविद्या-वर्गांचिये राती- । मार्जी वोळखावया ध्रुती । खण केली ते ।' -ज्ञा १७.३२९. [ सं. अजाति ]

**अजादुजा**—वि. मात्रातुझा; मी तूं पणाचा; आपपर. **०फार**—**भार-प्रकार-भाव-विचार-संबंध** इ०. [ दुजा द्वि. ]

**अजान**—स्त्री. नमाजाच्या वेळचे बोलवणे: प्राथेनेच्या वेळीं निमंत्रणादाखल होणारा पुकारा. [ अर. अझान ]

**अजानबाहु**—वि. आज्ञाबाहु पहा.

**अजानवृक्ष**—पु. आळंदीस हानोबाच्या देवळांत ज्ञानेश्वरांमेल्या लविलेल्या फांदीपासून वाढलेला वृक्ष: पृथ्वीवर हा अद्वितीय सम-जतात. 'वृक्ष अजाना देखुनि वंदी जर भावे।'—निमा १.९.८. [ सं. अज्ञात(ल.) = प्राचीन+वृक्ष ? ]

**अजाप**—(गो.) अजब पहा. 'मा कां अजाप दिसले.'

**अजाबा**—पु. (कुण.) वृद्ध माणूस: आजोबा.

**अजावाद**—क्रिवि. अचानक. [ अजीवाद अप. ]

**अजाम्ल**—न. कॅप्रिक अॅसिड. हे अम्ल लोणी, खोबरेल वगैरे-पासून काढतात. सें २. [ लॅ. कॅप्रि=अजा. बकरी ]

**अजायब**—अजब पहा.

**अजार**—पु. रोग: विषाड; उपद्रव: पीडा. दुखणे; व्यथा. आजार पहा. 'त्याणीं रयतेम काडीचा आजार यावया गरज नाही.'—रा ८.२४. [ फा. आझार ]. —र्री—वि. दुखणाईत: व्याधिप्रस्त: रोगी; अजार असणारा.

**अजास**—अजस पहा.

**अजाहृत**—१ बदली किंवा नायब; गांव-कामगार, प्रतिनिधि पाटील, कुळकर्णी, वतनी, गुमास्ता वगैरेस लावतात. २ (ल.) अबाधित; अव्याहृत. 'माझी वृत्ति तीन पिढ्या अजाहृत चालत आली.' [ अर. वजाहृत=सन्मान; दर्जा. नायब किंवा प्रतिनिधि याला सन्मानाने हा हुद्दा लावतात. ]

**अजाक्षीर**—न. बकऱ्यांचे दूध. 'क्षीरसिंधूसीं समर्पिले अजा-क्षीर।' [ सं. ]

**अजि**—उद्दा. अहो! (पुरुषांना किंवा स्त्रियांना लावतात). 'संबोधन प्रसंगी, यामि म्हणेलचि सभेत अजि तरणी।'—मोभीष्म ३.२९; 'धृतराष्ट्रासि म्हणे मी संजय वृद्ध सावधान अजि राया ॥'—मोक्षणे १.५. [ सं. अयि: हिं. अजि=जी ]

**अजि**—क्रिवि. आज. 'वधिले पांचाल वृषे वीरनिधन मज न सांगवे अजि तें ॥'—मोक्षणे ३.५.३८ 'आणुनि धर्मासि दिले यक्ष आम्हांलाहि गावया अजि तें ॥'—मोसमा १.१५५. [ सं. अय: प्रा. अज; म. आज ]

**अजिक**—वि. न जिकतां येणारा: अजिकय; अजक्य. 'तू तव अजिक गा घडकुटा १'—एरुव ४.३६. [ सं. अ+जी=जिकणे ]

**अजिक्य**—अजिक पहा. ०पत्र—न. अजितयत्र पहा.

**अजिजी**—स्त्री. दीनता: लीनता; गंदांवायां; आजिव; हांजी-हांजी. 'किती अजिजीनें हातांपायां पडून त्यांनीं माडप्राकडून तसें वचन घेतलें.'—मा १.५४. ०करणे—भाजेव करणे [ अर. आजिजी, भाजिश्=कमकुवत: असमर्थ; फा. तुल० सं अयि+अयि: म. अजी+अजी किंवा जी जी ]

**अजिटन, अजिटंट**—पु. एक लष्करी अधिकारी; बरिष्ठ अधिकारी किंवा सेनापति सांगेल ते हुकूम काढणे व रवाना करणे हें त्याचें काम. [ इ. अॅड्युटंट ]

**अजित**—वि. ज्याचा कोणी कधीं पराभव केला नाही असा (ईश्वर). 'अजित नाम वशे भल्ल्या मिणे । सकल पातक भस्म करी-तसे ।'—वामन. [ सं. ]. ०जाणे—एकाद्याला हार जाणे; एकाद्याचे वधेसव करणे:—सुकीचा प्रयोग, जित गेवजीं अजित. 'मी कशाला कोणाला अजित जाऊं: 'मी काय तुला अजित जाणार कीं काय ?' ०होणे—(ना.) भेटाकुटीस येणे; रडकुडीस येणे; नुकसान येणे. ०पत्र—न. १ पूर्वी पंडित वादविवाद करीत इतर पंडितांस वादांत जिकण्याकरितां फित्त असत त्यांवेळीं विशिष्ट व्यक्ति अजिक्य ठरली असें लिहून दिलेले पत्र: त्यावरून पुढे उलट अर्थ झाला: जितपत्र; वातांत किंवा खेळांत पगसून झाल्यानें तशी कबुली देणे. २ खटल्यांत हरलेल्या पक्षांनें ज्यावर आपला पराभव सिद्ध झाला ते पत्र. 'त्या गांवच्या ब्राह्मणांनीं त्या विद्वानास अ० दिले: 'रामभट काशीस जाऊन अ० घेऊन आला.' (याप्रमाणे हा शब्द द्वयी वापरतात).

**अजितेंद्रिय**—वि. ज्यानें, आपलीं इंद्रिये, मनोधर्म किंवा विकार हीं जिकिलीं नाहीत असा; अविरक्त; अवैराग्यशील. [ सं. ]

**अजिदिलखलाम्**—अ. शुद्ध प्रेम करणाऱ्याकडून; कनिष्ठाकडून वरिष्ठाला जाणाऱ्या पत्रांतील मायना. [ फा. अजि+दिल+अर. इख्लाम्=स्नेह ]

**अजिन**—न. वमण्यासाठी किंवा पांघण्यासाठी (विशेषत: हरणाचे) कातडे: मृगचर्म: कृष्णाजिन. [ सं. ]

**अजिन्नाफुस्की**—स्त्री. (गो.) भित्री भागूवाई; (ल.) भ्याड: नामर्द. 'ताज्यान कितें जाता ? ती पैलीं सासकी अजिन्ना-फुस्की !' [ सं. अजींग: प्रा. अजिण्ण+ध्व. फुस् ? ]

**अजिर**—न. अंगण: चौक; खुली जागा. 'होय असुक स्रोत: शत वाहे समराजिगी खळखळाते १'—मोद्रोण २.२३. [ सं. ]

**अजिसौब**—अजीसोब; याकडून; यापासून; यामार्गानें; (वरिष्ठकडून जाणाऱ्या पत्रांतील मायना). 'अजसौब जरूर'—भोपेपायाव ४५. [ अर. सौब=मार्ग, बाजू, तर्फे ]

**अजी**—उद्दा. अहो! अजि पहा.

**अजी**—स्त्री. आईचीं-बापाची आई; सामान्यत: वृद्ध, पोक्त बाई अमाहि अर्थ होतो. म्ह० खायला अजी करावयाला शेजी =खाण्याच्या वेळीं अजीचे नाते लावावयाचे, पण कामाच्या वेळीं शेजारीण म्हणून दूर राहावयाचे. [ सं. आर्थिका; प्रा. अजिजा-अजी ]

**अजीअजी करणे**—खपमस्कारी करणे; आजैव करणे. अजिजी पहा. [ अजी+अजी किंवा फा. अजिजी ]

**अर्जा**—शब्. यापासुन; यापुडे. 'अर्जापासुन कुमर न कीजे'  
—रा १५.२४८. क्रि. वि. पूर्णपणे: अगर्दी; मुर्ली; मुर्लीच. 'शिगी  
मोडकी अजी बोडकी'—अमृतवाल ८. [ फा. अन्न=पासुन+ईत् ]  
• नसणे—सुर्लीच नसणे: अगर्दी नसणे: पूर्णपणे अभाव: ( अर्जात=  
एकूण बेरजेत, नसणे). 'अर्जा उबी नाही, तपकीर कोणीकडे पहावी.'  
**अर्जा माफी**—स्त्री संबंध सारा माफ असणारी जमीन. **अर्जा**  
**घास्ते**—याकरिता: म्हणून. —इम ६६. [ फा. अर्जी+वासिता ]  
**अर्जा सबब**, **अजसबब**—याकरिता: म्हणून. 'अजसबब दूरीराह,'  
=रस्त्याच्या लांबीमुळे —पदमव ११२. **अर्जासोब**—अजिसोब  
पहा. यामार्गे; याकरिता. —काप्रहसा २२. [ अर. सौब=मार्ग ]

**अर्जाज**—वि. १ प्रिय; लाडका; प्यार. २ बहुमूल्य; महाग;  
दुर्मिळ; उत्कृष्ट. —पु आप्त. [ अर. अर्जाज=सन्मान्य; प्रिय ]

**अर्जाज**—वि. १ दान; दान. 'सरदार याणी जाऊत इंप्रिजांस  
अजीज केले'—रा १९.१०५. २ मोताद; महाग. 'अन्नास अजीज  
बाहलें'. —हांग. ५.१०३. [ अर. आजिज=दान; दुर्बल ]

**अजीजी**—अजिजी पहा.

**अजीबाई**—स्त्री. (आद.) आजी; वृद्ध बाई (अजीसारखी);  
अजी पहा.

**अजीवात (द)**, **अर्जावात (द)**—क्रि. वि. १ बिलकुल;  
अगर्दी; सर्वस्वी; निखालस; समूळ; सुर्लीच. २ यापुडे; यानंतर. 'अजी-  
वात चेनापण्याकडे जाण्यास दिवसगत न लागावी'. —रा १०.  
१६७. **अर्जावात करणे**, **अर्जा वजा करणे**—सुर्लीच काढून  
टाकणे; तपशील काढून हिशेवांत घेण्यापूर्वी अर्जातून बाहेर काढणे.  
[ फा. अर्जाबाद् ]

**अर्जा वाय (ये)स**—क्रि. वि. कारणे; म्हणून; अजबायेस  
पहा. 'अर्जा बायेस अर्ज ऐसी जे'—पदमव ११२. [ फा. अर्जी  
बाइस् ]

**अर्जाणे**—न. १ अपचन विकार. —वि. न फाटलेले; जुने  
नसलेले; खराब न झालेले. २ न पचलेले; न जिरलेले. [ सं. ]  
• ता—स्त्री. अर्जाणाचा विकार; अपचन.

**अर्जाणाश**—पु. १ अर्धवट पचन. २ न पचलेले अन्न. [ सं. ]

**अर्जाणी**—स्त्री. अपचनावर देण्यांत येणारा काढा. [ सं. ]

**अर्जाव**—वि. जीवरहित; निर्जाव; (सजीवच्या उलट); (ई.)  
अँसो. 'अर्जाव सृष्टि'. [ सं. तुल० ग्री. ई. अँसो. ]

**अर्जाहनी**—क्रि. वि. आजपासून. 'तुज ऐसें भ्रमें. अर्जाहनी  
भ्रतारासी'. —सप्र २.३१. [ सं. अद्य; म. अजि+हून; हि. अजहू. ]

**अर्जु**—क्रि. वि. अर्जून; अद्यापि. 'अर्जु तें कृत्य न साधलें.'  
—दावि १८०; 'टोणपा बदे तो अर्जु देवाला'. —दावि ३७७.  
[ अर्जून पहा. गु. हर्जु ]

**अर्जुक**—क्रि. वि. (व.) उर्जुक; आणखी; पुन्हा एकदा; अर्जून पहा.

**अर्जुनि**—क्रि. वि. अद्याप; आतांपावेतो; अर्जूनपर्यंत; अर्जून  
पहा.

**अर्जुदगी**, **अर्जुदगी**, **आर्जुदगी**—स्त्री. खिलता; नाराजी;  
रुष्टपणा; रुसवा. 'या दिवसांत कोणाची अर्जुदगी नसावी'. —रा  
१०.६८. [ फा. आर्जुदगी ]

**अर्जु (जू) रदा**, **अर्जुदा**, **आर्जुदा**—वि. १ निष्काळजी;  
निरुत्साही; आस्वाहीन; अनुत्सुक; त्रासलेला; खिन्न; उदासीन. २  
दुःखी; कष्टी; भ्रमी. 'लकरी एकही नाही अर्जुदा'. —ऐपो.  
३५१. [ फा. आर्जुदा=दुःखी ]

**अर्जु (जू) रदारी**, **अर्जुदारी**—पु. अमुक मुदतीत पत्र पोहो-  
चविण्यास भाष्याने ठेवलेला माणूस; नोकर; मजूर; जासूद. 'आमचे  
जासूद काशीद न पावले तर तुम्ही अर्जुदारी करून पत्र पाठविणे'.  
—रा. ३.१६३; —खरे ३०९२; 'आपली मुलगी व उमदेवार अर्जु-  
दारी या दोघांनी मिळून चोरी केली असे त्याचे मनात पक्के भरले.'  
—घाको ६६. [ अर. अर्जु=मजुरी. फा. ]

**अर्जु (जू) रदारी**, **अर्जु (जू) रा**—स्त्री. १ मजुरी; वेतन-  
'काशीद पाठवावा त्यासी अर्जुदा पोचत नाही'. —रा ८.२१२.  
[ अर. अर्जु=मजुरी ] २ (बा.) त्रास; मेहनत; अजोरा पहा.

**अर्जु (जू) देणणा**—अर्जुदगी पहा.

**अर्जु (जू) न्या**—अर्जुदारी पहा.

**अर्जुग**—वि. (कों.) उद्धट; अनादर करणारा; बेगुमान; आड-  
दांड. [ सं. अ+युज्=जुग ]

**अर्जुण-न**, **अर्जुनि-नी**, **अर्जुनियां**—क्रि. वि. अद्यापि;  
आजपावेतो; आतांपर्यंत. [ सं. अद्यतन किंवा अद्य+पुनः; प्रा. अर्ज्ज+  
उण; हि. अर्जुं. तुल० फा. हनुज् ]. • तरी—क्रि. वि. आतां तरी;  
निदान यापुडे.

**अर्जुळ**—न. अ(आ)जोळ; आईच्या बापाचे घर. [ सं. आर्या-  
लय-आर्यकुल; प्रा. अर्ज्जुळ ]

**अर्जेक**—स्त्री. ममता (?)—मनको.

**अर्जेगुरु**—अजागुरु पहा.

**अर्जेचौर-वाण**—न. नवऱ्या मुलीच्या आजोला वरपक्षाकडून  
लक्ष्मामध्ये दिलेले मानाचे लुगडे किंवा अहेर. [ सं. अजी+चौर=चक्र  
किंवा वाण ]

**अर्जेय**—वि. अर्जय्य; अर्जिक्य. [ सं. ]

**अर्जेसासरा-सासू**—सासऱ्या-सासूचा बाप किंवा आई.  
आजेसासरा-सासू पहा.

**अर्जेगी**—वि. (कों.) अंढटाळ किंवा वेगटपणा न करणारा;  
न गमणारा. २ अचळवी पहा. [ अ+जोगावणे ]

**अर्जेडा**—वि. धन न जोडणारा; काही न मिळविणारा.  
[ अ+जोडणे ]

**अजोनी**—अजून पहा. 'सुवेप पतिव्रता मुनिकाशिनी। कां जी अजोनी न दिसती ॥'—अंश २८. २८.

**अजोबा**—आजोबा पहा.

**अजोरा**—पु. गाय वगैरे जनावराचा गर्भ. (क्रि. टाकणे—पडणे—घेणे). [सं. आ+जरायु=गर्भाशय]

**अजोरा**—पु. कटकट. त्रास. 'गप्प बसा राव. उगीच अजोरा कां?' [फा. आठुर्दा]

**अजोळ**—अजूळ पहा.

**अज्यम**—अजम पहा.

**अज्जी, अज्जीधात**—अर्जी पहा. 'हे कायदे अज्जी रद्द करणेहि थोक्याचे काम झाले असते.'—इंम ३०४

**अज्जरीक मेहेवानी**—कृपापूर्वक. 'अज्जरीक मेहेवानी, दुर्वास करितात कीं व्याज माफ करावे.'—पया ४००. [फा.]

**अज्य**—न. तृप. 'क्रितीयक ते आणिलीं अज्य तेलें।'—राक १.७७. [सं. आज्य]

**अज्या**—क्रि.वि. (ना.) इकडे. अथज्या पहा.

**अज्याइब**—अजाइब पहा.

**अज्जा**—अज्जाहे पहा. **अख्खलास**—स्नेहपूर्वक. 'पारचे पाठावले असे; अज्जा एख्खलस घेतला पाहिजे.'—रा १०.११८. [अर. इख्खलस]

**अज्जाहे**—क्रि.वि. रस्त्यांचे; मार्गांचे; पूर्वक; रीतीने. [फा. अज्ज+राह=रस्ता]. **ख्खानगी**—धरोब्याच्या रीतीने. 'आम्हाकडे अज्जाहे खानगी सांगून पाठावले होते.'—रा ५.८५. **अदोस्ता**—भेरीपूर्वक. 'परंतु अज्जाहे दोस्तां तुम्हांस गोशुजार करून टवोहा हे निमित्त उलट येईल.'—रा ५.१६४. **अमेहेरवानगी**—क्रि.वि. कृपापूर्वक. 'खत अज्जाहे मेहेरवानगी पाठावले ते पाहिलेन खुर्गी हासल जाहली.'—रा १०.२१२. **अहामजादगी**—वेधमानेने. 'तुम्ही अज्जाहे हुरामजादगी स्वाभीच्या पारपन्थकारांनी रजून न होऊन मोगोपेतामी रज होतां.'—रा. ११.४१.

**अज्जा महमत**—क्रि.वि. कृपेने; कृपादान; वदारी. 'देवतान... यास अज्जा महमत वतन करून दिले असे.'—रा ८.४७ [फा. अज्जा राह+अर. महमत=कृपा]

**अज्जा(जरा)वळ**—स्त्री. लहान मुलीच्या गळघांत (छत्र लायं नये म्हणून) घालण्याचा एक दागिना; दृष्टमण्यांची माळ. [वज्जा-वळ पहा.]

**अज्ज्य**—क्रि.वि. रीतीने; रईमे. 'अज्ज्य वाज्ज्यांच्या हक्क परस्तीच्या इत्साफाच्या रीतीने इन्फिसाल करितल.'—पंअ ६१. [फा. अज्ज+स्त+ए=मुळे; योगाने]

**अझ**—अज (पासून) पहा.

**अझण-गी, अझून**—अजून पहा.

**अट**—स्त्री. १ अडथळा; अडचण; अटकाव; हरकत; नड. २ चाक पुढे जाऊ नये म्हणून चाकास लाविलेला दगड किंवा घुणा; शको. १. ४

उटी. ३ (ल.) ठाळेल्या गोष्टीविषुद्ध आचरण घडू नये म्हणून त्या-बद्दल केलेला करार—शर्त; देण्याघेण्याविषयी कुळाकडून जो निबंध करून घेतात तो. ४ हठीपणा; हेका; हड; दुराग्रह. ५ घट बसविलेला मांथा उचकटण्याकरितां तरफेप्रमाणे लावलेला दगड, खिळा, पहार वगैरे; जोर. ६ विण्याची किंवा सतारीची घोडी; सतारीच्या दांडी-वरील हस्तिदंती पडी-हिच्यावरून तारा खुंटीला अडकविलेल्या असतात. ७ भोरीचा गुंता; गुंतवण; पीळ; अडी. ८ (ल.) मनातील गांठ; विपरीत ग्रह ९ हातमागाच्या पंदेशी नांवाच्या खुंटयापुढे बांधलेली, करकोचे पाडलेली काटी—हिल्या विणावयाचे धाम्याचे पुंज निरनिराळे बांधलेले असतात. १० गोटया खळतांना हातास व बोटांस जोर येण्यासाठी आधाराला जमीनीवर टेंकलेला अंगठा; किंवा जेथे असा अंगठा टेंकला जातो ती जागा. [प्रा. का. अड=आडवा, अटथळा.]

**अट**—स्त्री. मोट वगैरे थांबल्यानंतर पाठांतून वाहणारे पाणी; (अटत अटत राहिलेले जे पाणी). 'एवढ्या अटीने वाफा भरल, मोट उभी कर.' [अटणे]

**अटअट**—स्त्री. परिश्रम; त्रास. अटाअट, अटापिटा वगैरे पहा. [सं. आर्त; प्रा. अट; का. अट]

**अटक**—स्त्री. अट पहा. १ बंदी; अडथळा; अटकाव; प्रतिबंध; मर्यादा. 'ज्या सोहंभाव हा अटक ॥'—ज्ञा ६.११५; 'तुला कोटोहि बंद अटक नाहीं.'—नल १२०. २ वचक; धाक; दबदबा. ३ कैद. 'जवाहरलाल यांना सरकारने अटक केल्याबद्दल मिरवणूक निघाली.'—केसरी १६. ८.१९३०. **अटकेंत घालणे**—कद करणे. **अटकेंत पडणे**—कैदेत पडणे. ४ अडचण; नड; खोटेवा. 'तरी उरले असे एक । थोर अटक मजलागी ॥'—एभा ६.२६७. ५ (करार मोडल्याबद्दल) प्रायश्चित्त; शंभ; शिक्षा. ६ कापड विणण्याच्या मार्गांत ज्यावर फणी आपटते ते लांकूड—वीण घड, मजपूत व ठासून बसविण्याच्या कार्मां याचा उपद्रोग होतो. ७ गाडीचा वेग बंद करण्याकरितां केलेला चाप; घुणा. ८ गाडीची माठी व बुटे यांना जोडणारा दांडा. ९ सिधुनदाच्या काठचे एक गांव व तेथील सिधुनदाच्या भागास दुर्लघनीयतेमुळे मिळालेले नांव. 'अंगे सांडाव देत आले अटक उतलून नऊ कोसांवर ।'—ऐपो १२१. **अटकेवर झेडे लावणे**—(राधोबा दादाने अटकेपर्यंत मुकुंज कार्वाज केल्यावरून) शतकृत्य करणे; मोठा दिग्विजय मिळविणे. 'अटकेवर झेडे न्याया यापुढे आणितं कोडुनि भरारी (राधोबा)।'—विक ९. सतारीची घोडी; अट. —वि. न गवसणारे; हातीं न लागणारे. 'वाह्य शत्रु मरणात्मक । मन मरणासीही अटक ॥'—एभा २३. ७२३. २ कठिण; अवघड. 'निगुणाचा बोध अटक ।'—एभा २७. २५१. ३ अशक्य; अगम्य. 'एथें जे कांही एक । बोला बुद्धीसिद्धी अटक ॥'—ज्ञा. १८.१४२०; 'माझे नि हस्ते काय घेणें । जे कां अटक सुरतारें ॥'—सुवन ६. ३८. [प्रा. का. अड=अड.]

**अटकचटक-मटक**—स्त्री. १ लीला; चेष्टा; खेळ; नखरा. अटकचटक मटक दाउनि मन तुझे मोहिले रे ॥'—अमृत २३.२५. २ एक खेळ; आटकमाटक पहा. [ अटक+चटक. चटक द्वि. तुल० का. अटिग=खेळ्या; आटिके=खेळ; यु. अटकवाळु=चेष्टेखोर ]

**अटकडी**—स्त्री. १ माळवदाची तुळईवरील लहान तुळई. २ छताच्या खालची तुळई, हिच्यावर नक्षी काढतात. ३ खिडकीचीं दारे उघडीं राहण्यास केलेली लोखंडी आंकडी. [ का. अड-अट+कडी ]

**अटकण**—न. अडकण पहा.

**अटकणें**—अकि. अडकणें; थांबणें; गुंतून पडणें; अटकाव, अडथळा होणें. ' इतकें बोलून अटकला. '—वाळ २.१७३. [ अटक ]

**अटकर**—वि. बांधेसुद; नीटनेटका; आटोपशीर; व्यवस्थित. 'अटकर बांधा. '—क्रि. वि. घट; चापून चोपून; गच्च; आंवल. [ अटणे+कर प्रत्यय ]

**अटकर**—वि. हट्टी; हेकेखोर; अडखोर; अडेल. [ प्रा. का. अड ]

**अटकविणें**—अकि. थांबविणें; अडथळा करणें; प्रतिबंध करणें; अटक करणें. [ अटक ]

**अटकळ**—स्त्री. १ अजमास; अनुमान; अंदाज; सुमार; तर्क; मत; कल्पना. २ गणित किंवा इतर शास्त्रांतील नियम, सिद्धांत; रूढ किंवा लौकिकांतील चाल, रीत ( कुस्ती, दांडपट्टा खेळण्याची, घोड्यावर बसण्याची किंवा कोणतीहि विद्या-कला पार पाडण्याची ). [ सं. अर्धे+कळ=मोजणें; सांगणें. हिं. अटकळ; यु. अटकळ; सि. अटकळ ]. ०णें—अकि. १ ज्ञात होणें; माहीत होणें. ' गुप्त करो सदसत्कृतं तत्काल दहाजणांस अटकळें ॥ '—पोआदि २८.१. २ अंदाज करणें; कल्पना, तर्क करणें; निश्चित करणें-बोलणें-सांगणें. ' किती आहे तें मला अटकळत नाही. ' ०पंचविशी—स्त्री. आधारावांचून बांधलेला तर्क; अनुमान धपका; तर्क; अजमास; कल्पना; तगदमपटी. ०बाज—वि. अंदाज करण्यांत तरवेज. ०बांधणें—कल्पना करणें.

**अटकळणें**—अकि. अडक(ख)ळणें पहा.

**अटका**—पु. एक तांब्याचें नाणें; अर्धा हक्का; अडका पहा. म्ह० ' अटक्याची कोंबडी आणि टका फळणावळ. ' [ सं. अर्धक ]

**अटका**—पु. १ प्रहण करण्याची शक्ति; व्याप; आटोका. २ अंदाज; अजमास; हिशेब; गणना. [ सं. अर्धे+कळ; म. अटकळ ]

**अटकाव(वा)**—पु. १ अटक; अडथळा; प्रतिबंध; प्रतिरोध; विघ्न; अडकाटी. २ कैद; अटक. ' त्यांच्या अटकावापासून...शोध लागेल. '—टि २. २०१ [ अटक ]. ०ण-णी—स्त्री. अडथळा; हरकत.

**अटकाविणें**—अकि. अटकविणें; अटकाव करणें; थांबविणें. [ अटक-अटकाव ]

**अटंकाळ**—पु. दुष्काळ; महर्गता; दुर्भिक्ष; चणचण ( पाऊस, पाणी, धान्य वगैरेची ). ( कि० पडणें, होणें ). [ अटणे+काळ ]

**अटकी**—स्त्री. एक वनस्पति.

**अटकी**—स्त्री. अ ( आ ) ठकी; सागरगोटांच्या खेळांत आठ सागरगोटे एकदम हातांत घेऊन नववा शेलण्याचा डाव. ' तुझ्यावर अटकी लागली. ' [ सं. अटक प्रा. अटक; म. अटक ]

**अटकीचा दगड**—पु. शेताच्या सरहद्दीचा—बांधावरील दगड. [ अटक ]

**अटके**—न. १ बैलावर लादलेल्या ओझ्याचा-पडशीचा-एका वाजूचा भाग. २ कुडतन; अखें ( विड्याच्या पानांचें, भाजीचें, फळांचें वगैरे ). [ सं. अर्धक ]

**अटके**—न. अडथळा; अटकाव. [ अटक ]

**अटकोल**—वि. पान्हेचोर; पान्हा चोरणारी; हट्टी ( गाय इ० ). [ अटखोर ]

**अटखोर**—वि. हट्टी; हेकेखोर; अटीबाज; आपट्टी. [ अड-अटखोर ]

**अटंग-अटंग्य**—वि. ( गो. ) अवाढव्य; अफाट; भयंकर; विस्तीर्ण; घनदाट; निविड. ' त्या अटंग्य रानांत तपाक बशिलो एक साधू ताका दिष्टी पडलों. ' [ अथांग ( अप. ) अटंग्य ? ]

**अटघाट**—पु. स्त्री. अटाघाट; अटाआट; वायफळ श्रम; अटापिटा; वाटाघाट; काथ्याकूट. ' सभेमध्ये आटघाट । समाधान कैचें । '—दा १९.२.७. [ सं. अर्थ+घाट; प्रा. अटघात; किंवा सं. आर्त+घट ? ]

**अटघोळणा**—पु. त्रास; उपद्रव; छळणूक; गांजणूक; हालहाल. ( कि० करणें, होणें ). [ सं. आर्त+घोळन; प्रा. अटघोळण ]

**अटण**—न. भ्रमण; भटकणें; हिंडणें; ' समर्थ भरतखंडीं अटणें कैलीं । '—सप्र ५८.३.५. [ सं. अट ]

**अटणावळ**—स्त्री. सोने, चांदी अटविण्याची मजुरी. [ अटणें. प्रा. अट=शुष्क होणें, सुकणें; का. अट्टु=आटविणें, शुष्क करणें ]

**अटणी**—स्त्री. १ मूस. ' जन्म कर्मांची आटणी । '—दा ३. १.२. २ धातूचें वितळणें; रस होणें. ३ शोष; लुप्त होणें; सुकणें; वाळणें. ' पर्जन्यानें पृथ्वीवर उदक जें वाढतें तें सूर्यानें शोषणरूप अटणी लाविली आहे त्यामुळें अटलें जातें. ' ४ दाब; धाक; जरब; प्रतिरोधन. म्ह० १ दाळ घालावी दाटणीत लेक घालावी अटणीत. २ वरण दाटणी आणि बायको अटणी. ५ क्षिणें; श्रम; यत्न ' तैशी लटिकियालागीं अटणी । विषयसाधनीं नरदेहा ॥ '—एभा २.२२६. ६ केश; त्रास. ' तेवीं आपलिया आटणिया । सुखें असतया प्राणिया ॥ '—ज्ञा १७.२६१. ७ मिश्रण. [ अटणें ]

**अटणी**—स्त्री. १ गोणपाटाच्या मागांतील ताण्याचे धागे खाली-वर होऊन मधून धोटा किंवा आडवा दोरा टाकण्यास जागा करण्या-करितां रळासारखें वाटोळें लांकूड घालतात तें. २ गोणपाटाच्या

मागातील धागे खाली वर करणारी दोन दांडकी; ही व गोमटें मिळून ओवी किंवा वही होते. [ अट ]

**अटणूक**—स्त्री. १ आटणे; कोरडे पडणे; दुर्मिक्ष; शोषण. २ ( ल. ) व्यापारांत उतरती कळा; अवकळा; जातापाय. [ अटणे ]

**अटणे**—अकि. १ ( उष्णतेनें ) घट होणे, कमी होणे ( दूध, रस वगैरे ). २ आकसणे; आंखूड होणे; आकुंचन पावणे; आक्रसणे ( कापड इ० ). ३ कामास पडणे; खपणे; विवक्षित कार्याकडे विनियोग होणे. 'दोन्ही अंगरख्यांचे कापड एका अंगरख्याला अटले.' ( ल. ) एकजीव-एकरूप होणे. 'मीचि होऊनि आटले। उपासिती।'—शा ८.१२६. ४ सोने, चांदी वगैरेचा रस होणे; वितळणे. ५ न्हास-क्षय पावणे; खर्च होणे ( मालमत्ता, संग्रह वगैरेचा ). 'तैसें तुकऱ्यांचे धनधान्य समस्त। अटोनि गेले जेथंच तेथे ॥' ६ घट होणे; मजबूत होणे. 'निन्य मेहनत केली असतां शरीर अटून बळकट होते.' ७ नाश होणे; लुप्त होणे; शुष्क होणे; वाळणे; नाहीसे होणे. 'साहावी माझी ओवी। साहाही आटली।'—तुगा ३८४८; 'दुहोत भलते सदां तरि न वेशही आटती।'—केका ५८. ८—अकि. पीळ घालणे; बळणे. 'हें सुंभ तितपदरी अटून आण.' ९ त्रास देणे; बेजार करणे; निःपात करणे; निकाल करणे. 'अटीन सकळ त्रिभुवन। जैसं प्रल्हादाकारणे संपूणे। श्रीगृसिंह अटिले ॥' १० अटविणे; वितळणे ( धातू ). [ प्रा. अट; का. अटू ]

**अटणे**—अकि. अमण करणे; प्रवास करणे; फिरणे; भटकणे; हिंडणे. 'पुढें मृगयाभिषे अटतां। गंगातीरा पातला ॥' [ सं. अट=अमण करणे ]

**अटता काळ, अटता पाया**—उ. न्हासाचा, उतरता काळ; अवकाळ. 'धंदा करितां नये यश। अटता काळ यासि आला ॥' [ अटणे+काळ, पाया ]

**अटदार**—अटखोर पहा.

**अटन**—अटण पहा. उ० देशाटन, तीर्थाटन, भिक्षाटन, इ०. 'तीये अटन विशेसे। हालि चालि करिते भिक्षुके।'—ऋ २१.

**अटप**—पु. १ संकुचित करणे; थोडक्यांत आणणे; आकुंचितपणा—स्थिति. २ ताबा; वक्क; अंमल; दाब. ३ व्यवस्थितपणा; सुटसुटितपणा; आटोप; आवर; उरक. ४ आटपणे; गुंडाळणे; बंद करणे; मोडणे. [ सं. आटोप ? का. अटू ? ]

**अटपणे**—अकि. १ एकत्र करणे; गुफटणे; अकुंचित करणे. २ व्यवस्थित लावणे ( पुस्तके, हत्यारे वगैरे ). ३ ताब्यांत घेणे; हातांत घेणे; गोळा करणे. 'बापाची संपति वडील भावांने अटपली.' 'बारा पुढचा आला, शीड लवकर आटप.' ४ उरकणे; झटपट करणे. 'स्नानसंध्या अटपून पढावयास ये.' ५ गांठणे; मजल मारणे; मिळणे. 'तुं पुढें गेलास तरी मी धांवत येऊन तुला अटपीन.' ६ संभाळणे; व्यवस्थितपणे चालविणे. उदा० संसार अटपणे. ७ संपविणे;

खलास करणे. 'भांड्यांतला पूळ अटपला.' ८ आवरणे; धांबविणे; मर्यादा घालणे; दाखणे. 'धीर धरोनी आटप म्हणुनी बाषे मज-साठी।'—केक ४१.—अकि. १ मरणे; नाश पावणे. 'पांच हजार फौज अटपली.' २ सुकणे; संपणे; नाहीसे होणे. 'या तळ्यांतला पाणी अटोपले तेव्हां पक्षीदेखील गेले.' [ सं. आटोप ? ]

**अटपता, अटपशुद्ध, अटपसार**—वि. बेताचा; सुटसुटीत; दुमदार; बांधेसूद; लहानसर; सोडस्कर; ( शरीर, इमारत, कपडा ). उ० अटपसार अंगारखा. [ अटपणे ]. **अटपता करणे—घेणे—धरणे**—१ थोडक्यांत आवरणे; संकुचित करणे ( काम, धंदा ). २ शेवटास नेणे; संपवीत आणणे.

**अटपविणे**—अकि. १ एकत्र, एके ठिकाणी, जमा करणे; गुंडाळणे. २ उरकणे; संपविणे; विल्हेवाट लावणे; फत्रा करणे ( काम, साधवस्तु वगैरे ).

**अटपळ, अटफळ**—न. पासोडीच्या दोन तुकड्यांपैकी प्रत्येक; कांबळ्याचा एक पडा. [ सं. अर्ध+पट ]

**अटपाअटप**—स्त्री. अषराअवर; विल्हेवाट; निरवानिरव; बारा-सार; विसकटलेल्या वस्तूची जमघाणमज. [ अटप द्वि. ]

**अटपाट**—आटपाट, आटपाट पहा.

**अटबाज**—वि. हेकेखोर; हट्टी; मानी. [ अट+बाज ]. **अटबाजी**—स्त्री. हेका; हट.

**अटरणे**—अकि. १ अकसणे; आंखडणे. २ लसून बसणे; फुगणे; ताठणे. अठरणे, अवठरणे पहा. [ का. अटू; म. अठी, अठर. ]

**अटरफटर**—न. १ सटरफटर; रद्दी; लटरफटर; ऐलफैल. २ बडबड; वाचाळपणा; वटवट.—वि. अप्रस्तुत; निरुपयोगी. [ सं. अ+स्फुट; प्रा. फुट. फुट. द्वि. ]

**अटवणे, अटविणे**—आटवणे पहा. **अटवून टाकणे**—( मंत्राने भूत, सर्प, वगैरेस ) बांधून टाकणे; रोषणे.

**अटवल**—आटवल पहा.

**अटवळा**—पु. शेताची राखण करण्यासाठी किंवा धान्य उफणण्यासाठी किंवा कडवा वगैरे ठेवण्यासाठी शेतावर बांधलेला माळा; अटोळा. शिवाय अटाली, अटोळा पहा. [ सं. अट+गच्ची, माळा+वलन ]

**अटवी**—स्त्री. जंगल; अरण्य; वन. 'अटविचेमार्जी जैसा। वन्हि रिघतां सहसा ॥'—शा १८.१५२१. [ सं. तुळ० का. अट=गति; ते. अडवी; 'अड' हा श्राविडी धातु व वी हा प्रत्यय ]

**अटव्य**—वि. घोर; निबिड ( रान-अरण्य ). 'वने अटव्ये उल्लेघून।'—मुआदि २.९०. 'चोरांच्या अटव्य रानांत नेऊन सांडा।'—रोज्यू १६२.—न. अरण्य. 'द्वितीय वर अटव्या राषवा पाट्यांवे।'—राज २८. [ सं. अटवी ]



**अटस**—वि. अडस; लहान; घट: मजवूत (शरीर, बांधा).  
—क्रि. आवळ; घट; करकचून (बसणें, जुळणें). [का. अटु, अ-  
ट्ठि=अटवणें]

**अटहोम, ०पार्टी**—स्त्री. मित्रमंडळीना छोटी मेजवानी, फराळ,  
रपहार. यावेळीं पदार्थ मांडून टेवलेले असतात. पाटण्यांनीं लागेल  
तें खावें. गाणें, नाच, खेळ वगैरे करमणुकीचे प्रकारहि फराळा-  
सोबत असतात. 'त्यांनां या औपचारिक गोष्टी आवडतच नसत.  
अट ०चें नांव काढलें कीं अण्डरसनसाहेबांचें डोकें उटत असे. —नपुक  
२३. [इं.]

**अटळ**—वि. न टळणारा; चुकवितां येणार नाहीं असा; न  
मुटणारा. [सं. अ+टळणें. सं. अटळ=स्थिर, भक्कम: का. तळरू=  
हालणें, चळणें]

**अटा**—पु. प्रतिबंध; अडथळा. 'हृदय विकळ जेव्हां देहभावा  
भया कीं ।'—राधा १४८. [का. अट्ट: म. अट]

**अटाअट**—स्त्री. १ वाण; उणीव; टंचाई (पैसा; धान्य यांची).  
२ कोरडे पडणें; वाळून जाणें; शुष्कपणा (विहीरी, नद्या यांचा). अट-  
भट पहा. [अटणें]

**अटाई**—स्त्री. १ अटविण्याची मजुरी. २ शुष्कपणा; कोरडेपणा.  
**अटा-आट-घाट-पीटा-पिटी-पिट, अटाटी**—स्त्री. १  
छळ; गांजणूक; नाश; कापाकापी. 'यादवांचेआं कटकां भीतरीं ।  
पारकां आटाआटीं केली थोरी ॥'—शिशु १८८. २ त्रास; भगीरथ  
प्रयत्न; खस्त; दगदग. ३ थकवा; भागवटा; शीण. [अटणें, घाटणें,  
पिटणें. लळकरचे लोक गांवीं उतरले असतां तेथील लोकांकडून आटा  
(पीट) फुकट मळून घेत; तसेंच ऋणकोकडें तगाद्यास आलेला शिपा-  
ईहि करी. त्यावरून विनाकारण त्रास (सरकारी किंवा सावकारी).  
भातूसंबु. हिं. अटा+म. पीट]. **अटापीट पाडणें**—मेटाकुटीम  
झाणणें.

**अटांक**—वि. (गो.) टांक नसलेला. [सं. अ+टंक.]

**अटांगपटांग**—वि. लांबलचक; लंबाचंबडा. 'अटांगपटांग  
वाता तेवढया पाहून घ्या. ' [पटांग (ण) द्वि.]

**अटाट**—स्त्री. श्रम; यातायात. 'ग्रंथ पूर्ण ल्हून झाल्यावर छापून  
काढायची अटाट पडली.'—नि ६१०. अटअट पहा. [अट द्वि.]

**अटाटा**—पु. खल; गाजावाजा; बोभाटा. 'आधीं उमासासू-  
बाईसारखी सच्छील बायको, त्यांत त्या रुपयांचा इतका अटाटा  
झालेला आणि त्या कशा मागतील.'—पकोचे. [अट द्वि.]

**अटाटी**—स्त्री. कष्ट; श्रम; दगदग; हाल. 'टाकिली अटाटी  
भोगावया ।'—दावि. ३५. [अट द्वि.]

**अटानिमा**—पु. त्रास; अटाअट पहा.

**अटारणें अटारणें**—उर्क. अंबटारणें पहा.

**अटारन्या घोळणें**—(व.) सतावून सोडणें. 'तुम्ही गेल्यावर  
आमच्या खूप अटारन्या घोळल्या त्यांन.''

**अटारा**—पु. १ कावाडकष्ट; टोर मेहनत: मेटाकुटीस येणें.  
२ कटामुलें थकवा, गळानि येणें. (क्रि० पडणें. पाडणें).

**अटारे (रो) टा**—पु. १ सारा वसूल करणाऱ्या शिपायास (पीठ)  
रोटी वगैरे शिधा देण्याची रीत. २ किरकोळ काम: हलकीं कामें  
(दळणकांडण, मोलमजुरी वगैरे). 'दादला मेल्यापासून मी अटारेटा  
करून पोटा भरित्ये.' ३ अटापिटा पहा. [सं. अट्ट=अत्र: हिं. अटा+  
रोटी]

**अटाला**—पु. (क.) घरचीं माणसें जनावरें: खटला; लळकरी तळाचें  
सामानसुमान: गरजाम: मंडळी: अवजड सामान इ०. —ख ४७२१.

**अटाली**—स्त्री. मनोरा: भोटा वाटा: गळ्ची; माडी;  
अटवळा: माळा. 'मोडिल्या गोपूर आटाळीं ।'—मुवन ३.५;  
'आटाळ्यावरि लोकलाज त्यजुनि वाळा उभया टाकतीं—शशिसेना  
'वाटाविही नामअरें अटाळया । पौरांगना वाजवितात टाळया ॥'  
—सारुह ५. १२. [सं. अटाल, अटालक, अटालिका: प्रा. अटाला  
—य: ते. अटालकमु—वेशीवरचा मजला. का. अट्ट=माळा; सि. अट-  
हलें, आटालो; इं. अटिक=पांटमाळा.]

**अटास**—(प्र.) अट्टाहास; अट्टाहास; प्रचंड उद्योग; अत्यंत परि-  
श्रम, मेहनत, कष्ट; अटाआट. [सं. अट्ट=मोटें, फार+आयास=कष्ट]

**अटाळा-ळी-ळें**—पु. स्त्री. न. १ अटोळा; अटवळा: अटाली  
पहा. 'माडया अटाळ्या आणि उंच भिती ।'—सारुह ७.६८. २  
(व.) अडगळीचा माळा. 'मोडकी खाट अटाळ्यावर पडली असेल.'  
[अटाली पहा.]

**अटी**—स्त्री. १ मोहरमांत हातांत घालावयाची पिळदार दोरी;  
सेली: सुताची किंवा रंगमाची लड; कळी. २ अट—गोटीखेळ पहा.  
३ हट्ट: अट. 'ऐमी एका अटी । रितीं शिणती करंटी ॥'—तुगा  
२७८४. ४ कष्ट; श्रम. [अट, अटा]. **अटटीचा सामना**—नुरशीचा  
सामना. [अट+तट+सामना]

**अटीचा**—वि. अटील: हेंकेखोर; मानी. 'बिडकर खुदैकर  
आटीचे ।'—गंगु २२२. [अट्ट]. **अट्टार-बोली-खेळ**—पु. जो  
हेरल त्यानें असुक शिक्षा भोगावी किंवा दंड द्यावा असें ठरवून खेळ-  
तात तो शर्तीचा खेळ. —**ची चाकरी-काम**—स्त्री. विशेष शर्तीवर  
करावयाची, चाकरी काम. **अटीवाज-खोर**—वि. मानी; अटदार.  
[का. अट्ट: म. अट+फा. वाज-खोर]

**अट्टीमनी**—स्त्री. अंज धातु: सुरम्याची धातु. याचा मुख्य  
उपयोग छापखान्यांतील टाईप तयार करण्याकडे करतात. [इं.]  
**अट्टूड**—न. एक होमिओपॅथिक औषध: सर्दी व मस्तकशुळावर उप-  
योगी. [इं.]

**अट्टील**—वि. हट्टी; मानी: अटीचा. [सं. अटल: म. अट]

**अट्टीली**—अटाली पहा.

**अटीव**—वि. १ उकळून, अटवून घट्ट केलेले (दूध, खीर वगैरे). २ वितळलेले (सोने). ३ ओतीव: वितळवून तयार केलेले. 'अटीवा लोहाचे खांब जैसा ।'—झा १६.३७९. ४ कुस्ती इ० परिश्रमानें घट्ट-मजवून बनविलेले, पिळदार (शरीर). 'जो आटीव जेठिया रेसा।'—मुसभा ६.१५३.५ संकुचित: अकुंचित: आखूड केलेले. [अटणें. प्रा. अट: का. अट्टु]

**अटीवाद**—पु. हेकेखोरपणाचा वाद: हठीपणानें भांडणें: हट-वाद पहा. [अट+वाद]

**अट्टु**—आडु-दू पहा.

**अट्टकमट्टक**—अटकमटक पहा.

**अट्टवे**—वि. संकुचित: घांकडे. 'अट्टवे हिणें आवली ॥'—झा ६.७७. [अटणें]

**अट्टळणें**—आट्टळणें पहा.

**अट्टडन्स**—पु. हजिरी 'अट्टडन्स अलावन्स'—हजेरी भना. [ई]

**अट्टेन्धान**—न. (डिल्ल हुकूम) लक्ष: सावधान. [ई.]

**अट्टोका**—पु. शक्तीची किंवा सामर्थ्याची मजल, इयत्ता: योग्यता: आकलनशक्ति: अवांक्षा, अपे. पोंच. [का. एट्टकु=आट्टो-क्यांत येणें; एट्टिके=अट्टोका]

**अट्टोका(क)ट्ट**—वि. १ अत्यंत: शिकस्तीचा; वरच्या दर्जाचा; अमर्याद; अचाट; (सद्गुण, अत्युच्च गोष्टी इ.). 'त्याचें अट्टोकाट ज्ञानहि लक्षांत येऊन,'—नि ५७६. २ अट्टल; वरचढ: अतिशहाणा; योग्य; जहांबाज; प्रचंड. ३ सर्व: समग्र; पूर्ण; एकूणएक (लहान थोर सर्व दर्जांचे). [सं. अट्ट=उच्च+काट्टा=सीमा, दिशा: प्रा. अट्टकट्टा. सं. आ+कंठ ?]

**अट्टोपणें**—अटप, अटपणें पहा. 'त्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या । कोणें येऊन आट्टोपाव्या ॥'—दा १९.८.१८. —**अट्टोपता-सार**—अटपता—अटपसार पहा.

**अट्टोपी**—वि. (व्यवस्था करण्यांत) हुशार: तरबेज: चपळ; चलाख. [अटपणें]

**अट्टोफळी**—स्त्री. आठ फळांचें वायन; प्रत्येक ब्राह्मणास आठ आठप्रमाणें ६४ फळांचें दान: अटफळी: अष्टफळी. [सं. अष्टफळ]

**अट्टोमंठिक**—वि. १ आपोआप चालणारें, हांणारें; स्वयंसिद्ध. 'अट्टोमंठिक रिह्यायव्हल' (गिमा)=अपोआप चालू हांणारी. २ न कळत घडणारें; केवळ यांत्रिक: बुद्धीच्या उपयोगाशिवाय. [ई.]

**अट्टोळा**—अटवळा, अटली पहा. 'बदोर्नि अट्टोळी निजला घोरत ।'—दावि ३४७.

**अट्टोळी**—स्त्री. १ फणमासारख्या कांहीं (खारीक, जांमूळ इ.) फळांतील बी; अटळी. आंब्याचा कोरीवाह म्हणतात. २ पुरुषाच्या वृषणांतील दोन गोठ्यांपैकी एक; अंड. [सं. अस्थि-अष्टि-अष्टि; प्रा. अट्टि=अपरिपक्व फळ: अटी. किंवा सं. अष्टीला अष्टि-लिका=गोटी, गांठ; अष्टिलिआ=अटळी.]

**अट्टरणें**—अटरणें पहा. **अट्टरणा पाडणें**—(माण.) जनावरांस खूप दमविणें.

**अट्टरल**—वि. १ निपुण; हुशार; निष्णात. उ० अट्टल पोहणारा-धांवणारा; लिहणारा. २ पक्का; वस्ताद: तरबेज; बेवकी; लबाड. उ०—अट्टल चोर [सं. हट्टचौरक=बाजारांत चोरी करणारा; प्रा. अट्ट-चोर: अट्ट (ल) चोर. 'ल' स्वार्थी प्रत्यय-भाअ १८३५]; अट्टल सोदा, वगैरे. ३ अमसल: खरा. उ० अट्टलमित्र—स्नेही. ४ स्थिर; अढळ: निश्चल. [सं. अटल=स्थिर, अचंचल; प्रा. अट्ट=निर्लज्ज, वेश-रम: का. आटआळी=खेळाडू; हि. अटल; वं. अटल.]

**अट्ट(ट्टा)हास**—पु. १ जोरानें, मोठ्यानें हसणें. २ मोठा आवाज, स्वर. आक्रोश. 'करि रुदन अट्टासैं ।'—एमा ३०. २३१. 'अचतेन पडिलें शरीर प्रत । जवळी स्त्री आली धांवत । अट्टासैं शोक करित ।'—ह ३३.२०८. [सं. अट्ट=मजला+हास]. अट्टास पहा. ० **धरणें**—महत्वाकांक्षा बाळगणें: हट्ट धरणें. 'मराटशाही बुडविण्याचा अट्टाहास धरून आपल्या अफाट सेनेसह महाराष्ट्रांत तळ देऊन बसलेला वादगहा याबेळीं कोणती गोष्ट करीत होता ?'—स्वप १३३.

**अट्टा**—पु. (वे.) विहिरीच्या तळाशीं बांधकामाच्या खालीं बसविलेली चौकट.

**अट्टाहास्य**—मोठा प्रयत्न; अट्टहास पहा. 'चोरासाठीं रद-बदल अट्टाहास्य । जळो जिणें दास्य बहुतांचें ॥'—तुगा १८९४.

**अट्टी**—स्त्री. (कर्ना.) वाहाणा, जोडे यांचा तळ. 'या माश्या वाहाणा दोन अट्टीच्या आहेत. [का.]

**अट्टी**—स्त्री. (क.) अट्ट (१०) पहा. 'अट्टी न उचलतां गोटी मार.'

**अट्टीखोर-वाज**—वि. अटखोर पहा.

**अट्टीवाद**—पु. हट्ट; दुराग्रह: टोक निश्चय. अटीवाद पहा. (कि० करणें, लावणें, धरणें.)

**अट्ट**—क्रि. (खा.) इथें; येथें; अट्टे पहा.

**अट्टगुळा(ळें), अट्टयूळ**—अट्टगुळें पहा.

**अट्टताल**—पु. कर्नाटक संगीतांतल एक ताल. याचें मात्राप्रकार पांच आहेत: ते असे: १०, १२, १४, १८, २२. अष्टताल पहा.

**अट्टनीस**—अडतीस पहा.

**अट्टप (फ) ळें**—अटपळे पहा.

**अट्टफळी** अट्टोफळी पहा.

**अट्टरणें**—अटरणें पहा.

**अट्टरा**—वि. १ एक संख्याविशेष; १८. २ (सांकेतिक) पुराणें (मुख्य पुराणांची संख्या १८ आहे). 'कृष्ण वृष्णिन्यां श्रेष्ठ । चौथे गर्जताती भाट । अठरा मागड उड्डट । वंशावळी वर्णिती ॥'—एरुस्व ६.७६. तो हा पंडीचा राणा । पुसा सहा चौं अट्टरां जणां ॥'—तुगा २५३९. [सं. अद्यदर्शन; प्रा. अट्टव्ह, अट्टास—ह; हि. अठारह;

पं. अठरा; बं. आठार; उ. अठ; गु. अठार; सि. अडहं. ] ० **अखाडे**—  
अखाडा पहा. ० **उपधान्ये**—न. अव. सजगुरा, भादली, वरी, नाचणी,  
बरा, कांग, खपले गहू, मका, करडई, राजगिरा, मटकी, पावटा,  
मूग, बाल, कारळा, देवभात, सातू, अंबाडी. ( दुसरी गणना )  
सजगुरा, नाचणी, वरी, मका, मटकी, राजगिरा, शिरस, पांढर-  
फळी, जिरें, मेथी, वेणुबीज, देवभात, कमलबीज, पाकड, अंबाडी;  
भेंडीबीज, गोवारी, कुडयाचें बीज, यांमध्ये कोटें कोटें खसखस व  
पांढरा राळा घालून ही संख्या विसावर नेण्यांत येते. ० **उपपुराणें**—  
उपपुराणें पहा. ० **उपजा (या)ती**—स्त्री. अव. अठरापगड जाती-  
प्रमाणें ज्या अठरा उपजाती आहेत त्या अशा: भिळ, कोळी,  
मांग, अंत्यज, चांडाळ, पुल्कस, जिनगर, सलतानगर, चर्मक, डोहर  
( डोर ), भाट, बुडड, रजक, दांगट, मोचेकरी, खाटिक, लोणारी व  
कैकाडी. —स्वादि ६. ५. ३७—३८. ० **कचेरी**—स्त्री. ( म्है. ) राज्य-  
कारभारांतील सर्व वरिष्ठ खाती असणारी मोठी कचेरी; सेक्रेटॅरिएट.  
० **कारखाने**—पु. अव. १ राज्यकारभारांतील खाती: (अ) उधर, खबुतर,  
जानान, जवाहीर, जामदार, जिकीर, तालीम, तोफ, थडी, दफतर,  
दारू, दिवान, नगर, पील, फरास, बंदी, मोदी व शिकार हे अठरा  
कारखाने. ( आ ) तोप, पील, उधर, फरास, शिकार, रथ, जामदार,  
जवाहीर, जिराईत, नगर, दारू, वैद्य, लकड, इमारती, मुदबख,  
कुणबिणी, खाजगत, थडी. ( इ ) खजीना, दफतर, जामदार, पील,  
जिराईत, अंबर, फरास, मुदबख, नगर, सरबत, आबदार, शिकार,  
तालीम, दारू, उधर, बकरे, तोप, सराफ. या तीन व आणखीहि  
कित्येक निरनिराळ्या याथा सांपडतात. हे सर्व कारखाने सरकारी  
असून त्यांवर स्वतंत्र अधिकारी असत. सर्वांवर खानगी कारभारी  
मुख्य असे. ' त्याच्या अठरा कारखान्यांच्या गेल्या कळा । '—ऐपो  
१४२. २ ( ल. ) मोठ्या संसाराच्या किंवा व्यवहाराच्या शाखा-  
खाती. [ अठरा+फा. कार्खाना. ] ० **खूम**—न. लोकांच्या अठरा जाती.  
सर्व प्रकारचे लोक; अठरापगड जात. ' या गांवांत एक मुकादम नाही,  
अठरा खुमाचे अठरा वेगळाले आहेत; ' शिवाय—भाअ १८३४. ४७.  
[ अ० कौम; फा. खूम=जात, ]. ० **गुणांचा खंडोबा**—पु. ( ल. )  
१ सर्व (दूर) गुणांनी भरलेला; लुच्चा किंवा लबाड इसम; अहळ सोदा.  
सोळा गुणांच्यावर कडी—जसा नाशिककर हा काशीकरापेक्षां शंभर  
पटीनें वरचढ तसा हा. २ अक्षयी रोगी; दुखणेकरी; अनेक रोगांनी-  
दुःखांनी व्यापत. ० **जाती**—स्त्री. अव. कुंभार, तेली, कासार, तांबोळी,  
न्हावी, परीट, कलाल, कोष्टी, झारा ( झारेकरी ), महार ( चांभार ),  
जैन, जती, हुंडे, गुजर, मारखाडी, मोनार, सुतार, हलाखोर ( कसाव ).  
—कोको. अठरापगड जाती पहा. ० **टोप (पी) कर**—हिंदुस्तानांत  
आलेले युरोपियन आपल्या निरनिराळ्या दशरिवाजांप्रमाणें टोप्या  
बापरीत; तेव्हां त्यांना टोपकर असें नांव पडलें. १८ प्रकारचे (युरो-  
पियन) टोपकर: १ फिरंगी ( पोर्तुगीज ); २ वलंदेज ( हालंड—डच );

३ निविशयान ( नार्वेजियन ); ४ यप्रदोर ?; ५ प्रेग ( प्रीक ); ;  
रखतार ?; ७ लतियान ( लाटिन ); ८ यहुदिन ( ज्यू ); ९ इंगरे  
( इंग्रज ); १० फरासीस ( फ्रेंच ); ११ कसन्त्यान ( शेटलंडियन  
केल्टिक ? ); १२ विनेज ( वेनेझियन ); १३ दिनमार्क ( डेन्मार्क );  
१४ उरुस ( आयरिश किंवा रशियन ); १५ रुमियान ( रुमानियन  
किंवा रोमन ); १६ तलियान ( इटालियन ); १७ सुवेस ( स्विस );  
१८ प्रसरथान ( पोमेरॅनियन ). —भाइ १८३५. दुसरी एक यादी-  
फिरंगी इंग्लिष्, फ्रान्सीस, सिध, पावलिस्त, क्रिस्त, ब्रम्पेय, डौन,  
द्रुप, काज, सुस्त, नाग, जर्मिनी, कालील, बांक, चीन, युवरेर,  
दोंडी. —कोको. यांत नुसते युरोपियन येत नसून हिंदुस्तानाबाहेरील  
चिनी वगैरेंहि लोक येतात. ' वडिलांची अठराटोपीकरावर सलाबत  
आहे. '—वि. ८. ३. ५५. ० **तत्त्वे**—न. अव. महान् ( बुद्धि ), अहं-  
कार, मन, दहा इंद्रिये आणि पंचतन्मात्रे—गीर १८५. ० **धान्ये**—न.  
मुख्य धान्ये—गहू, साळ, तूर, जव, जोधळा, वाटाणा, लाख, चणा,  
जवस, मसुर, मूग, राळा, तीळ, हरीक, कुळीथ, सावा, उडीद, चवळी.  
० **धान्यांचें कडबोळें**—न. ( भाजणी—अठरा धान्ये भाजून केलेल्या  
पिठाचा एक खाद्य पदार्थ ). ( ल. ) १ निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टींचें  
मिश्रण. २ अनौरस अपत्य; जारज. ३ भिन्न जातींचा संकर; संकरजात;  
संकर जातीतील व्यक्ति. ० **पगडजात**—स्त्री. १ तांबट, पाथरवट,  
लोहार, सुतार, सोनार, कासार, कुंभार, देवळक (गुख), धनगर, गौळी,  
लाडवाणी, जैन, कोष्टी, साळी, चित्तारी, माळी, तेली, रंगारी.  
—स्वादि ६. ५. ३५—३६. जशी युरोपियनांत टोप्यांची—अठरा टोप-  
कर—तशी हिंदु लोकांची पगड्या बांधण्याची तऱ्हा जातीजातींत  
वेगळी आहे; तेव्हां जितक्या जाती तितके पगड्यांचे प्रकार; या-  
वरून सर्व जाती किंवा जातीचे लोक; एकूणएक लोक. २ अन्य-  
वस्थित, मिश्र जनसमूह: नाना धर्मांचा जमाव. ' या यात्रेंत  
अठरापगड जात मिळावी आहे, तेथें सोंबळें काय पुस्तां ? '  
[ अठरा+पगडी किंवा पगडा=फाशावरील संख्यावाचक चिन्ह ]  
० **पद्यें वानर**—पु. अव. तरुणांचा जमाव, टोळी, सैन्य; वानरसेना.  
( रामाला मवत करणारी १८ पद्यें वानरें होती ). ० **पर्वे**—न. अव.  
महाभारताचीं मुख्य प्रकरणे:—आदि, सभा, वन, विराट, उद्योग,  
भीष्म, द्रोण, कर्ण, शल्य, सौप्तिक, स्त्री, शांति, अनुशासन, अश्वमेध,  
आश्रमवासी, मौसल, महाप्रस्थानक व स्वर्गारोहण. ० **पर्वे भारत**—  
न. ( ल. ) मोठी कंटाळवाणी गोष्ट; लांबलचक, जीत अनेक भाऊडे व  
दुःखप्रसंग भरले आहेत असें कथन: चऱ्हाट. ० **पुराणें**—पुराणें पहा.  
० **बाबू**—लबाड किंवा लुच्च्या लोकांची टोळी; आळशी लोकांचा कंपू;  
अव्यवस्थित लोकांचें मंडळ; बारसाई. ( हल्लीं ) कारकून वर्ग. बाबू  
पहा. [ बं. हिं. बाबू=राजेश्री; समान्य; आं. इंग्रजी लिहिणारा  
हिंदु कारकून ]. ० **भार वनस्पति**—स्त्री. पृथ्वीवरील सर्व वृक्ष—वन-  
स्पति यांचा समुदाय. ' अठराभार वनस्पतींची लेखणी । '—व्यं ३१.

०वर्ण—पु.अव. अठरा (पगड) जाती. यांची एक याद अशी: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कुंभार, गवळी, तेली, पांचाल (सोनार, सुतार, लोहार, तांबट, पाथरवट, हे पांच मिळून), कोष्टी, रंगारी, शिंगी, न्हावी, पारधी, महार, धनगर, परीड, मांग व चांभार. ०विसवे (विश्वे)—वि. अतिशय; बहुतेक परिपूर्ण; जास्त प्रमाणापै. विश्वा. विसवा पहा. [ अठरा विसांश; वीस विसवांचा एक ढका, अठरा विसवे म्हणजे दोन विसवा कमी इतकें; बहुतेक पूर्ण ] ०दारिद्र्य (दरिद्र)—न. अतिशय गरिबी. 'त्याच्या घरी अठरा विश्वे दरिद्र आहे.' 'अठराविश्वे दरिद्र पाणी वाहलें.' ०विश्वे-पापपुण्य-चौकरी-मूर्ख-धर्म-रोग इ० वाक्प्रचार.

अठलॉग—क्रि. (खा.) येथपर्यंत; (व.) अठलॉक. 'अठलॉक आरता ?' [ सं. अत्र+लग ]

अठव, अठवगिरी—पुत्री. आठवण; स्मृति; स्मरण; आठवण पहा. 'अठव देई सुर्यनंदना ।' (क्रि० देणें, होणें).

अठवडकरी—पु. आठवड्याचा आठवडयाला (आठ दिवसांनी) व्याज मागणारा; पिळून काढणारा खिस्ती, सावकार. [ अठवडा+करी ]

अठवडा—पु. आठ दिवसांचा काल (रविवार ते रविवार दोन्ही दिवस धरून); महिन्याचा एकचतुर्थांश भाग; पंधरवड्याचा निम्मा. [सं. अष्टावर्त-अष्टासर-अष्टवार; प्रा. अष्टवाड, अष्टाह; म. आठवडा; हिं. अठवाहा, आठवारा; सिं. अठिडयो; ते. अठावाड.] -डा-ड्या-वि. १ आठ दिवसांनी तापानें अजारी पडणारा; कधीं बरा तर कधीं दुखणेकरी (चाकर, मूल, इ०). २ आठ दिवस दूध देऊन नंतर तें देण्याचें बंद करणारी (गाय, म्हैस).

अठवडे पा(वा)ईक—वि. थोडे दिवस चालणारा किंवा टिकणारा; अठवड्याच्या मुदतीचा; (ल.) थोड्या मुदतीचा; लवकरच कामावरून दूर होण्यासारखा (सरकारी कामगार, नोकर, इ०). [ अठवडा+सं. पदाति; प्रा. पाईक; म. पाईक=गांवकामगार. वाईक प्रत्यय ]

अठवण—स्त्री. ध्यान; स्मरण; स्मृति; धारणा; धारणाशक्ति. आठवण पहा. 'पूर्व सुखाची अठवण देती । स्थळें क्तिीक विपिर्ना ॥' -मंसं १.

अठवर—वि. १ अविवाहत; विवाहाचें वय होऊन गेलें आहे असा; घोडनवरा-री. (कातकरी लोक अजून हा शब्द वापरतात). 'फुन भूतळीचेआं रायां अठवरां । माझेयां खांडयाचा करौनि नोषरा ॥' -शिशु ७२७. २ निबर; निबरट. 'तुजवेची कळ्हुणें बोलें । भांगां आडुवरण आलें ॥' -शिशु २०८. [सं. अष्टि; प्रा. अट्टी=अठळी; निबर; मोठा. अट्ट+वर. तुल० अष्टवर्षा ]

अठवा—वि. आठवा पहा.

अठविणें—आठविणें पहा.

अठवें—न. एक कैली माप; मिठवें; अर्धाशेर; पायलीचा ८ वा हिस्सा. [ आठ ]

अठसटि, अठसठ—६८ संख्या; अडसष्ट पहा. 'अठसटि तीर्थोचा तोडळ ।' -शिशु १४.

अठहत्तर—वि. ७८ संख्या; अठयाहत्तर पहा. [ हिं. ]

अठळी—अठोळी पहा.

अठांगळें, अठांगुळें, अठांगूळ—न. गर्भाधानसंस्कार योग्य कार्त्वी न्हावयाचा राहिल्यास गर्भाच्या आठव्या महिन्यांत पंखन व सीमंतोन्नयन या दोन संस्कारांसह गर्भाधान संस्कार करतात. यांतील सर्व विधि गर्भाधानप्रमाणेंच (ऋतुशांतीसह) करावयाचा असतो; अष्टमांगल्य पहा. 'मग जीवांचेनि मेळें । विकरलें-पगाचें आठांगुळें केळें ॥' -शिशु ९०; 'तुझ्या भयानें आलों आम्ही आंगुळ कराया आठ ॥' -होला ३९. [सं. अष्टांग-अट्टांग ? अष्ट+अंगुळ ? ]

अठार्यां—क्रि. १ अनाठार्यां; भलत्या जागीं; एकीकडे. 'अठार्यां टेऊनिचा नवनीत । मांजरा कर्वीं चाटवीत ॥' २ थोक्याच्या जागीं; शरीराच्या नाजूक, गुष्ट भागां (दिलेला ठोसा. धक्का इ०). [सं. अ+स्थान; प्रा. ठाण-ठाय ]

अठाविसासुगीं—क्रि. अठाविसाच्या युगांत. (ल.) कधींच नाही (चार युगांची एक अशा सात आवृत्त्या न्हावयाच्या, म्हणजे इतका लांबचा काळ, यावरून लक्षणें); कडच्या आदित्कारां.

अठिवेठी—स्त्री. येरझारा; जाये; जाणें-येणें. [सं. अत्र; खा. अठी-येणें. द्वि. ]

अठी—स्त्री. कपाळावरील सुरकुती; अढी; वडी. 'एक ह्यास पाहतां दृष्टी । कपाळासी घालती अठी ॥' २ मनांतील गांठ किंवा विपरीत वाईट प्रह. ३ सैली; अठी (१) पहा. ४ मिठी; ऐक्य. [का. अठ्ठ. (क्रि० धरणें). ०घालणें १ कपाळ संकुचित करणें; नाखुशी-तिरस्कार दाखविणें. २ आलिंगिणें; कवटाळणें. ०कमरेस घालणें-कमरेस विळखा घालणें; मिठी मारणें.]

अठी—स्त्री. १ फळांतील बी; अठोळी; अठळी. २ (ल.) कठीण चिवट गोष्ट-मुद्दा-प्रसंग; अवघड, मानगडीची बाब. [सं. अष्टि; प्रा. अट्टी ]

अठी—क्रि. (खा.व.) इथें; येथें. [सं. अत्र]. ०तठी—क्रि. इकडे तिकडे; येथें तेथें. 'अठीतठी काय फिरतोस ?' [सं. अत्र+तत्र ]

अठीं-अठें—क्रि. आठांनीं गुणिलें असतां. 'एकी अठीं आठ.' [आठ+इं, एं तु०चे प्रत्यय ]

अठूर—क्रि. (क.) पुष्कळ; भरपूर. [सं. आड्य; प्रा. अड्ठ; का. अड्ठ=संपन्न, पुष्कळ ? ]

अठूळ—अठोळी पहा.

**अडे**—क्रि.वि. (खा.) अटी: एथे: येथे. [सं. अत्र]

**अटोक(प) परब्रह्म**—न. (ब्रह्मार्थे एक गुणनाम) ? असा-  
मासिक, सिद्ध किंवा असाधित शब्दांला ही उपयोगिक संज्ञा लावि-  
तात; मूळ शब्द. २ (ल.) मः दगड: टोंब्या: ज्याला शिकवि-  
ण्याचा कांहीं उपयोग नाही असा: निमगमिद्ध बाळ ! [अटोक  
=अषड, अजात+परब्रह्म]

**अटोनीवेठोनी**—वि. १ पिळदार: पट्टीदार. २ (ल.) वेडा-  
वांकडा: कमातरी. 'अटोनी वेठोनी बांधला मुंडासा ! फिरतसे म्हेसा  
जनामधीं ॥'—तुगा ३१७४. [अटोनीवेठोनी: अटोनी+वेठन: किंवा वेठ  
(=वेठन) द्वि.]

**अटोपहार**—क्रि.वि. नेहमी: सतत: कायम: अटोप्रहर पहा.  
[आठ प्रहर. सं. अटोप्रहर] **वत्तीस घड्या**—निरंतर: कायमपणे:  
सारखे चालू.

**अटोफळी**—अटोफळी (वाण) पहा.

**अटोळा-ळी**—स्त्री. अठटी: बी: अटोळी पहा.

**अट्टा**—पु. १ फांशाच्या खेळांत आठवे दान. २ पत्याच्या  
खेळांत आठ चिन्हांचा पत्ता: अट्टा. [सं. अष्ट: म. आठ]

**अट्टावन-व्न**—वि. ५८ ही संख्या. [सं. अष्टपंचाशत्-अष्ट-  
पंचाश प्रा. अट्टावनन: सि. अठवंजाह; हि. अट्टावन.]

**अट्टावीस**—वि. २८ ही संख्या. [सं. अष्टाविंशति: प्रा. अट्टा-  
वीसह-अट्टावीस; सि. अट्टावीह; हि. अट्टाईस.]

**अट्टी**—क्रि.वि. (पटाच्या खेळांत) आठव्या घरांत. अट्टी पहा.  
[आठ+ई]

**अट्टेवाळ-चाळीस, अट्टेताळ-ताळीस, अट्टेचाळ-  
चाळीस, अट्टेताळ-ताळीस**—वि. ४८ ही संख्या. [सं.  
अष्टचत्वारिंशत: प्रा. अट्टचत्तालीस; अट्टतालीस; हि. अट्टतालीस;  
सि. अट्टतालीह]

**अट्टेहत्तर, अट्टयाहत्तर, अट्टयेत्तर**—वि. ७८ ही संख्या.  
[सं. अष्टमत्सति=प्रा. अट्टत्तरि, अट्टहत्तरि: हि. अट्टतर: सि. अठ-  
हत्तरी]

**अट्टया**—पु. गंजिफा आणि पत्यांच्या खेळांतला आठ-  
चिन्हांचा पत्ता; अट्टा. [आठ]

**अट्टयापेशीं-यशीं-अट्टयाशीं**—वि. ८८ ही संख्या, [सं.  
अष्टाशीति: प्रा. अट्टयासीह, अट्टासि: हि. सि.-अट्टासी]

**अट्टयाणव**—वि. ९८ ही संख्या. [सं. अष्टनवति: प्रा.  
अट्टयाणवह; हि. अट्टाणवे; सि. अट्टाणवे.] २ (व.) बवमाष; लबाड.

**अड**—अ. कमीपणा, उणेपणा, दुय्यमपणा, न्यूनता, गौणता  
वशीविणारे उपपद. हें लायून कित्येक सामासिक शब्द बनतात;  
जसे अडघोडा, अडधोतर; अडरंड, अडसर. इ०. **अडच्या**  
ऐवजी कधीकधी 'आड' असे रूप येते सामान्यत: देशावरील लोक

**अड** असे योजितात; कोंकणांत **आड** असे वापरतात तेव्हां अड आणि  
आड यांनीं आरंभ होणारे शब्द एकमेकांत घुसडले जातात. त्याकरित  
इट शब्द एकाखातीं नसल्यास दुसऱ्याखातीं सांपडेल. **सूचना:**—  
संस्कृत अथवा अड्यापासून बनलेले व कानडी अड्ड (=अडवा, इट; दुराग्रह)  
या शब्दापासून बनलेले सामासिक शब्द यांचा घोटाळा होऊं  
देंऊं नये, म्हणून प्रथम अड-अर्थ पासून संभवलेले शब्द दिलेले  
आहेत; नंतर कानडी अड्ड पासून सावलेले शब्द घेतले आहेत. कांहीं  
शब्द या दोन्ही वर्गांतहि पडतात; पण ते कोट्टेरी एका टिकाणीं दिले  
आहेत. ज्यांचा संबंध या दोहों अडशीं नाही किंवा जे महत्त्वाचे वाटले,  
ते स्वतंत्रच दिले आहेत. [सं. अथ; प्रा. अड्ड]. **अकणी**—स्त्री. तांदूळ,  
डाळ, इत्यादिकांची मोठी कणी; प्रसंगविशीं ही तांदूळ-डाळींतहि  
मोडते; फुटका, अधवट दाणा: कणी. 'कापुरां-आं भांजिनियां।  
वाटोनि मोंत्तिकोचिआं अडकणियां ॥'—शिशु ५९१. **अकाष्टा**—  
पु. धोतर वगैरेचा आखड किंवा अपुरा मुडपा, काष्टा. आडकाष्टा पहा.  
**अकुडते**—न. लहान घुडते; कुडते पहा. **अखंड**—पु. लुकडा; अर्थ-  
वट, अपुरा भाग. 'मालांत माली नान अडखंड नसावेत.'—मुंब्या  
२६. **अखण्या**—वि. १ अंगमेहनती कांही काम करून पोटा भरणारा  
मुलगा; पोऱ्या. २ किरकोळ काम करणारा नोकर; आडकाम्या;  
बगल्या; दुसऱ्याच्या हाताखाली काम करणारा. **अखोल**—न. १ बांधून  
न काढलेली, सरासरी खणलेली विहीर; रताड जमीनीत खणलेली  
व न बांधलेली विहीर. २ केरकचरा टाकण्याची विहीर, खड्डा; होर-  
लेली विहीर; अर्थीच खणून टाकलेली विहीर. **अगडी**—पु. काम-  
कऱ्याच्या हाताखालचा गांवा किंवा मजूर; मदतगीस; हस्तक; अड-  
खण्या. **अगांव**—पु. न. लहान खडेगांव; मोठी बाजार पठ नसलेले  
पण ज्याच्या जवळपास मोठे रहदारीचे रस्ते नाहींत असा भररस्त्या  
वर नसलेला गांव; खडे; वाडी; गावे गांव. **अगाखमा**—अडवाण्या;  
पोरगा; गोखमा पहा. **अगाण**—स्त्री. बेल वगैरेवरून वाहून नेतात  
ती धान्याची लहान गांभी. **अघर**—न. मुख्य घराजवळ बांध-  
लेले लहानसे घर किंवा छप्पर; झोंपडे; सोपा: पडवी. आउट होस  
**अघोडा**—पु. लहान घोडा; प्रसंगविशीं मोठ्या घोड्यांहि काम  
करणारा घोडा; तट्ट. **अजात**—आजगत पहा. **अजिन**—पु. दुसरा  
लहान जिना; मागील जिना; थोर जिना. **अजुना-जून**—वि. अर्थ-  
वट जुना; उपयोगाने कांहींसा नादुरस्त झालेला. वापरलेला; निर-  
पयोगी. **अदाणा**—पु. घोड्यास खावयास हरभऱ्याव्यतिरिक्त,  
दिलेले धान्य, दाणा; (घोड्याचा दाणा म्हणजे हरभरा). **अदाळ**—  
स्त्री. डाळीमधला मोठा किंवा जाळ; लुरा; अडकणी. **अधोतर**—न.  
लहान धातर किंवा मोठा पंचा. अडपंचा पहा. **अनर**—स्त्री. स्त्रीत्व  
नसणारी; स्त्री-इंद्रिय असून प्रतु प्राप्त होत नाही अशी.  
**अपंचा**—पु. अगदी लहान पंचा; **अपडणी**—स्त्री. न्हातांना वेदून  
घेण्याची लहान पडणी, वन्न; जुनेर. **अपडळ**—पु. अडनळ पहा.

०पेट—स्त्री, अडगांव: छोटासा वाजारगांव. ०फळें—न.अव. अटपळें पहा. ०बंदर—न. १ लहान किंवा विशेष व्यापारी महत्त्व नसलेले बंदर २ गळवतांना ताऱ्यापुढे नांगरण्याला पुढेसे, लहान, किंवा सुरक्षित नसणारे बंदर. ०व्याप्या—पु. बालपण गेले पण अजून बाप्या झाला नाहीं असा जवान पोऱ्या: तरणा बांड: सोळा सतरा वयाचा मुलगा: प्रौढपण न आलेला माणूस. ०बायको—स्त्री. वधूटी: नुकतीच वयांत आलेली मुलगी ( बारा-तेरा वर्षांची ): अर्धवट प्रौढ बायको. ०मुलगा—पु. मुलगा: पोऱ्या: छोकरा: अडवाध्या. ०म्हातारा—पु. म्हातारपणांत प्रवेश करणाऱा: जरा उतांग वयाचा माणूस: मध्यमवयस्क. ०शहर—न. लहान शहर. 'डंऊळ जवळच हांकेवर होतें आडशहरांतले तें, किती मोठें असणार?'—पुढे २४. ०सांग—न. नाटकांतील दुय्यम किंवा तृतीय नट: हलके. गोंण पात्र. ०स्वयंपाक-सैपाक—पु. चटपट, कोंगिविरी.आज्या वगैरे: मुख्य पदार्थांवेरीज इतर किरकोळ स्वयंपाक

अड—स्त्री. १ अडथळा: अटकाव: आडकाठी: प्रतिबंध. २ दुराग्रह: हट: हेका ३ बोली: अट: जत वगैरे. इतर सर्व अर्थी अट पहा. [ का. अड=अड+अड, अडविणे, आडवा येणे, अडथळा करणे, विरुद्ध जाणे ( तुल० ) हि. अड=आडण ]. ०कट—कंठ—पु. आडमार्ग: आडवाट: कठीण वाट. ' येई प्राणायामाचेन अडकंटे वगैता गा ॥ '—जा ६.५५. [ आड+कट=वाट,+कंठ ] ०कथा—स्त्री. १ उपकथा: सहज, आंघाने आलेली गोष्ट: प्रसंगोपात्तकथा. ' आतां असो हे आडकथा. दशरथा लागली अवस्था ॥ '—कथा ३.३.१६. २ विषयांतर: अवांतर कथा: आंगुलक गोष्ट ३ बाह्यात किंवा वाफळ भाषण. ०कर—वि. १ हठी: हेकस्वंग: अटखोर पहा. २ अडून बसणारा: अडेल—(घोडा.) ३ गच्च बसणारा: कठीण: जड (कपडा इ०). [ अड=अट+कर ]. ०काठी—स्त्री आडकाठी पहा. ०काम—न. १ दुसऱ्या कामाच्या आनुषंगिक काम: मुख्य कामांत निघालेले किरकोळ काम: बारीक काम: अडप झडप. २ सडा, संमार्जन, माजी चिरोणे इत्यादि स्वयंपाकाच्या अंगभूत गोंण कामे. ०काम-रया—वि. अडकामाच्या, किरकोळ कामाच्या उपयोगी: बारीक सारीक कामे करणारा. ०कूट—न. कुडण: कुंपण: कांपाउंड. आडकूट पहा. [ आड+कूट ]. ०खर्च—पु. संसारास नित्य लागणाऱ्या अन्नवस्त्रादि जल्मीच्या मुख्य खर्चावेरीज ( प्रसंगविशेषीं उद्भवणाऱ्या पानसुपारी, ख्यालीखुशाली वगैरे मंत्र्यां ) किरकोळ खर्च, किंवा जादा खर्च. ०खळ-खुळा-खूळ—पु. स्त्री. न. १ अडथळा: अटकाव: व्यत्यय: अडचण: अडगळ. ( कि० करणे, घालणे, लावणे ). ' कामाकसे अड्यक्त-मूर्ती । कैशापरी अडखळ ॥ '—भवि १४.१५.४. २ टेंच लागण्यासारखी, अडथळा होण्याजोगी जाणा. [ अडखळणे ]. ०खाणे-द-घ—न. जेवणाशिवाय फळफळावळ, मेवाभिटाई, यांसारखे दुय्यम खाणे: फराळ: उपहार: किरकोळ खाणे. ०खार—वि. अडेल:

शको. १. ५

आग्रही: हेकस्वंग: हठी: अटखोर. ०गळी—स्त्री. बारीक बोळ: लहान गळी: मोठ्या रस्त्याला फुटणारा लहान रस्ता: चिबळ वाट. ०गाळा—न. ( व. ) घेलाडीचा साटा. [ म. गाळा किंवा का. गळे=वेळ, बांधू ] ०गिरा( ज्हा )इक—की—वि. दुकानदारापासून प्रत्यक्ष विकत न घेतलेला किंवा त्याला विकत न दिलेला. ०गिरा( ज्हा )इक—पु. न. दुकानदारापासून प्रत्यक्ष विकत न घेणारा माणूस: दुकानदार नसलेला: विनउदमी. ०गोष्ट—अडकथा पहा. ०प्राई ( ह ) क—की—अडगिराइक पहा. ०तट्ट—पु. १ अडणारा, अडून राहणारा तट्ट: अडेल तट्ट. २ ( ल. ) अडून बसणारा: तिरसटपणा, हेकस्वोरपणा धरून सरळ न वागणारा: अडलेड पहा. ०ताळा—पु. १ अडथळा पहा. ' कांठीच सडूकच नसे अडताळा ॥ '—दावि ५. [ अडथळा अथ. ] २ दिशेबाचा पडताळा. [ अड+ताळा ]. ( कि० घेणे, पाहणे ). ०नळ—पु. १ र्हाटपाडण्याच्या कोठ्यापासून मोठ्यापन्हेलापर्यंत पाणी जाण्यास घातलेला दोन्ही तोंडे बंद असलेला व एका टोंकास खालच्या बाजूस पाणी पडण्यासाठी भोंक असलेला लहान आडवा पन्हेळ. २ दार लावतांना दारावर बसविण्याची चिमणी. ३ पाण्याचा पाट चालू रहावा म्हणून मध्ये घातलेला लहान पन्हेळ. ०पसारा—पु. सदरफदर: अडगळ: फालतूक वस्तू. ०भित—स्त्री. आडवी भित: आडोसा. ' अडभित तेथ ल्याडे आंहे । '—सप्र २.१२. ०मार्ग—पु. आडवाट. ०मिळकत—प्राप्ति—स्त्री. जादा मिळकत—नफा: नेहमीच्या ठराविक प्राप्तीशिवाय मिळणारी अधिक मिळकत: नेहमीच्या प्राप्तीच्या मार्गाशिवाय इतर मार्गांनी होणारी मिळकत. ०रान—न. १ आडमार्ग: एकीकडची जागा—स्थळ: रस्त्यापासून दूरचा प्रदेश. २ ( ल० ) वावविवाहप्रसंगी बोलण्याची, सरळ रीत सोडून धरलेली वांकडी रीत: विषयांतर: सरळ मार्ग सोडणे: आडरान पहा. ०वळण—पी—न. राजरस्त्यांत नसेलेला, एका बाजूस असणारा प्रदेश: एकीकडचे, एकांत स्थळ. —वि. आडवळणांत असलेला ( गांव वगैरे ). —किवि. मर्यादेपलीकडे: एक बाजूस: एकीकडे. ०सट्टा—पु. १ अजमास: अंदाज: वेत. ( कि० पाहणे ). २ टप्पा: पोहोच: धांव: आवांका. ३ ( खा. ) अडवण. [ हि. अडसडा: सि. अडिसडो: यु. अडमटो ]. ०सट्ट्यांत येणे—( व. ) अडचणीत येणे: कचाटघात सांपडणे. ०सर—पु. आडसर पहा.

अड—आड पहा.

अडऊं—न. अग्रप: रान: अटयी. ' योगियां रीगतां अडऊं ।—शिशु १०९. [ सं. अटवी: प्रा. अडई ]

अडक—स्त्री. न. आडनांव: कुलनाम: घराण्याचे नांव. [ गु. अडकई—स्त्री. ( कु. ) एक औषधि वनस्पति.

अडकण—न. अडथळा किंवा अटकाव करणारी कोणतीहि वस्तु: उ० घुणा, गाडी थांबविण्यासाठी लावलेला दगड, बाराची खिटी, माळची गांठ, अडसर. खिळा वगैरे. [ अडकणे ]

**अडकणी**—स्त्री. अडकवणे; थोपविणे; थांबविणे; अडचण; अडथळा करणारी गोष्ट. [ अडकणे ]

**अडकणे**—अक्रि. गुंतून राहणे; प्रतिबंध होणे; चिकटले जाणे; पकडले जाणे; कुंठितगति होणे; थांबविले जाणे. [ अटक-अडक ]

**अडकणे**—न. पुरुषाचा एक सोऱ्याचा दागिना. -गेरापुविचि ४२६. [ अडकण ]

**अडकवण**—स्त्री. ज्यामुळे अटकाव होतो ती वस्तु (गांठ, आंकडा, घोडा, फांसा इ०); अडकण. [ अडकणे ]

**अडकविणे**—उक्रि. थांबविणे; थोपविणे; हरकत करणे; अटकाव करणे; प्रतिबंध करणे; बंद करणे. [ अडकणे ]

**अडकळणे**—अडखळणे पहा.

**अडका**—पु. १ अर्धा रुका. २ (सामान्यतः) दाम; पैसा. (शिष्यास न लाविती साधन । न करविती ईद्रिये दमन । ऐसे गुरु अडक्याचें तीन । मिळाले तरी त्यजावे ॥ २—दा ५.२.२१. ३ रुम्याचा चतुर्थीस. -शास्त्रीकां. म्ह०-१ अडक्याची देवता ( किवा भवानी ). सापिक्याचा शेंदूर; २ जळला तुमचा अडका माझा मूलच लाडका; ३ अडक्याची केली वाण, लोणच्याची केली घाण; ४ (व.) अडक्याचें दिडकें, पैशाचें सन्ना शेर=ज्याला हिशेब करतां येत नाही त्याची अशी समजूत करून देणे; ५ हातीं नाही अडका, बाजारांत चालला धडका. ४ जमीनीच्या मोजमापांत अर्धा रुका ( ६५ विचे विस्ताराची जमीन ). [ सं. अर्द्ध रुका; अर्द्धक ]. **अडक्याचा घोडा**—( ल. ) थोडक्या प्रयासानें व हलक्या मोलांनें मिळणारी वस्तु.

**अडका**—न. (गोंडी) मडकें. 'अडका ते अडका कोंसाला अडका.'

**अडकाअडकी**—स्त्री. गुंतागुंत; अटकाव; अडथळा; विद्र. [ अडकणे ]

**अडकावणी, विणे**—अटकावणी, -विणे पहा.

**अडकित्ता**—पु. १ सुपारी कातरण्याचें, कापण्याचें एक हत्यार-साधन; सरोता. २ ( ल. ) तांत्र्यांत किंवा प्रतिबंधांत टेवणारा माणूस-वस्तु. ' वडिलांचा अडकित्ता असावा ' = आपल्यापक्षां मोठ्या व बरिष्ठ लोकांची सीत धरून वागणूक टेवावी; शिस्तीत रहावे. [ का. अडकोतु ( अडके=सुपारी; कोइतु=तासणें, कापणें ); तुळु: इडकित्ति. ते. अडकतु ]. **अडकित्यांत घालणें-धरणें**—अडचणीत, पेंचांत धरणें; अनिष्ट स्थितीत अटकावून टेवणें. **अडकित्यांत सांपडणें-पडणें**—संकटांत, पेंचांत सांपडणें-पडणें.

**अडकूल**—न. ( व. ) पोहे; भातकूल. [ सं. अडे=शिजविलेले तांदूळ+कुट ? ]

**अडकें**—न. अडथळा; अडकाटी; प्रतिबंध; विद्र: त्रास. [ अडकणे ]

**अडखळण**—स्त्री. (अडखळ पहा). १ टेंचकावून पडण्यासारखी जागा-प्रसंग; अडखळ. २ एखादी वस्तु पडून नये-सांडून नये म्हणून

केलेली योजना ( उ० दौतीचा टोकळा; दाराची खिटी, खीळ; जोडवें पडून नये म्हणून केलेले वलय, इ० ). -णी—स्त्री. टेंचकळणी; अडखळण पहा

**अडख ( खु ) ळणें**—अक्रि. १ टेंचकटून थांबणे; टेंचकळणे; धडपडणे; गतिरोध होणे; अडणे. ' अडखळलें भ्यालें म्हणती ते पतिवते । '—वसा ४. २ जिव्हादोषामुलें बोलतांना लागणें, अडणे; चावळणें; चांचरणें; गुटमळणें. ' तिनं भिजून अडखळत आपलें वर्तमान सांगितलें. '—पाव्ह ४८. ३ कामांत कचरणें; धरसोड करणें; कांकुं करणें; नानू करणें ( अडचणीत ) सांपडणें; ४ गुंतणें; हात अडकणें. [ सं. अर्थ+खळन; का. अडू+खळण ]

**अडख ( क ) ळणें**—( कों. ) आडळणें पहा.

**अडखळविणे**—उक्रि. टेंचकाळावयास लावणे; गडबडविणे; अडखळायाम लावणे ( शब्दशः व ल. )

**अडगई**—स्त्री. महादंडुग सोलून, शिजवून त्यांत दर्दी, हिग, मीठ वगैरे घालून केलेले रायनं. कोशिबीर [ ! ]

**अडगवणी**—स्त्री. रचना; लावालावी; व्यवस्था; यथायोग्य मांडणी. [ का. अडकु=रचणें, लावणें ]

**अडगवणी**—स्त्री. ( कों. ) भाताचें पीक तयार होऊन कापून वाळविले म्हणजे त्याचे भारे बांधून उडवी डाळतात ती वृत्ति. ' काल आमची अडगवणी संपली. ' [ का. अडकु=गंजी करणें, रचणें ]

**अडगव ( वि ) ळणें**—अक्रि. ( कों. ) १ योग्य जाणी, जागच्या-जाणीं टेवणे; व्यवस्था करणे. २ कामधंद्याकडे उपयोगास लाविणे; उपयोगी लावणे. ३ ( ल. ) मरणोत्तर व्यवस्था करणे; विलेहाट लावणे. ' म्हातारी एवढी अडगवणी म्हणजे मी मोकळा होईन. ' ४ निवडणे. [ का. अडकु=रचणें, नीट टेवणे ]

**अडगळ**—स्त्री. निरुपयोगी, अडचण करणाऱ्या वस्तू-सामान; पसारा; परवड. -पु. ( क. ) अडसर. [ सं. अर्गला; का. अडू=आड+गळणें ]

**अडगा**—वि. ( कर. कुण. ) अडाणी; अशिक्षित; अज्ञ. ' अडगा माणूस निरुपयोगी आहे ' : ' असा अडग्यासारखा काय करतोस ? '

**अडगाई**—अडगाई ? • चाटाई—लवळपणा ? ' ऐसं लटिकेंचि अडगाई चाटाईनं बोलिला । '—पंच ३ १५.

**अडगुणबडगुण**—न. ( प्रां. ) फाल्गुकवस्तू; सटरफटर सामान; अडगळ. [ अडगवणे ]

**अडगुल्लंबडगुल्ल**—वि. खेळकर-बोळकें(मूल).गाणें-' अडगुल्लं मडगुल्लं । सोऱ्याचें कडगुल्लं । रुप्याचा बाळा । तान्हा बाळा । तीट' ( अर्थ ) किती बाळ खेळत ! किती बाळ बोळत ! हातांत सोऱ्याची कडी, पायांत रुप्याचा बाळा घातला आहे. बाळा ! तुला दृष्ट होऊं नये म्हणून तीट लावतें. -चिज १२. १९१६. [ का. आडू=खेळ+कुळी=कर याप्रमाणें प्रत्यय. मातु=बोल, भाषा+गार=कार ]

**अडघण**—वि. ( ना. ) हरी; हेकेखोर; लककर वडगीस न येणारा.

**अडगाली**—स्त्री. आडभागी. —मनको. [ अडगत्री ? ]

**अडच**—क्रि. गच्च: मजबूत; घट्ट: आवडून, अडून. [ अडघे ]

**अडचण**—स्त्री. १ अरंदपणा; चिचोळेपणा; जागच्या अभाव; आकुंचितपणा; संकोच. २ गर्दी, दाटी यासुद्धे होणारा त्रास किंवा उपद्रव; गैरसोय. ३ सटरफट्ट; फालतूक सामान; अडगळ. ४ ( ल. ) पंचाईत; निकड; तारंबळ; लगवगीचे—घाईचे काम, वेळ, स्थिति; संकट; त्रास; निरुपयादशा. ५ वैगुण्य; टंचाई. [ अडच ].

**० येणे**—सुतक येणे; रज:स्वजा होणे; कांहीं चित्र येणे. **० सांगणे**—सवब, रंकटे, नड सांगणे; आपणांस अडथळा करणाऱ्या गोष्टी सांगणे. **अडचणी**

**पावे दु:ख**—भळ्याच किंवा अवघड जागी [ गुड्याभागी ] झालेले दु:ख, आजार, विकार. **म्ह** ० अ० आणि जावई वैच. **अडचणीची**

**वाट**—घोंटाळ्याचा—अवघड रमना.

**अडचणगे**—अक्रि. गर्दी, दाटी, अडचण होणे; चिमटले जाणे

२ तारंबळ होणे; ओढ, निकड, ताण लागणे. [ अडचण ]

**अडचणूक**—स्त्री. घोंटाळा; गैरसोय; अडचण पहा. **० मोडणे**—

नड, अडचण नाहीशी करणे; अडचण काढून टाकणे; विघ्न, संकट

विचारेणे.

**अडचणे**—अक्रि. १ आवळ, घट्ट होणे; दाटणे; अडस होणे;

( कपडा, बांगडी ) २ आवळणे; आवडून बांधणे; धोड्या जागेत

समाविष्ट करणे ( वस्तू, ओंढी ) ३ ( ल. ) अडचणीत सांपडणे;

संकटांत असणे. [ अडच ]

**अडची**—स्त्री. गाय, म्हेंस इत्यादिकांचे दूध काढण्याच्या वेळीं

त्या हालीं नयेत, लाथा मारून नयेत म्हणून त्यांना अडचण होण्या-

जोगे जे दोन दोहीकडे मांस बांधतात ते [ अडच ]

**अडचे ( जे )**—क्रि. ( अड्याच्या पाड्यांत ) अडीच वेळां.

‘ पंचवीस अडचे साडे वासट ? ’ [ अडीच ]

**अडजर्न**—अक्रि. १ तहकूब करणे; लांबणीवर टाकणे. २ निय-

मित काम अपुरे राहिल्यास सभा पुनः बोलाविणे; दुसऱ्या बैठकी-

पर्यंत सभा तहकूब ठेवणे. [ इं. ]. **० मॅट**—स्त्री. तहकुची.

**अडज्यूट**—अजिउज पहा. [ इं ]

**अडंडळ**—वि. अडळ; विनयक. ‘ तरावया भवाब्धि प्रबळ ।

चरणाची नाव अडंडळ ॥ ’ —एभ्रा ५. ३. ७९. [ प्रा. डिंडिळ=स्खलित;

डंडळ=प्रमित ]

**अडण**—न. १ गाई-म्हशीची ओटी; कास; अडण पहा.

[ तुल० इं. अडर ]

**अडण**—स्त्री. १ सुपाच्या कांठाला मजबुतीसाठी लावलेली

कामटी. २ संकट; अडचण. ‘ धांवसी अडणीं ऐकोनियां धांवा ।

कव्हारे देवा भक्तीचाया ॥ ’ —तुगा ८६८. —वि. हट्टी; माथेफिरू;

स्वेच्छाचारी. [ का. अड ]

**अडणा**—पु. न. अडसर. ‘ पण स्वर्गसुखाच्या मंदिराच्या

दाराला हा कोटिंगचा एवढा अडणा नसता तर फारच चांगले. ’

—सु १११. [ सं. अंगला: का. अडने=आडवे ]

**अडणी**—स्त्री. १ दिवा, भांडी वगैरे जिन्नस ठेवण्याकरितां तिवई,

चौरंग. ‘ अडणीवरि सोन्याचे ताट ॥ ’ —सुदा ३४. २ शंखाची

बैठक तिवई. ३ अडसर. ४ लांकडी पाटास खालून लावलेले दोन लांकडी

खूर. ५ ( कां ) दाराची कडी. ६ टेंका; आधार. ‘ घायाळा घालोनि

वोडगी । धनुष्यदेडाच्या अडणीं । उचलोनि दोर्षी दोर्षी जणी । वीर

श्रेणी आणिल्या ॥ ’ —एरुव १२. २६. ७ सुपाची पुढील कामटी:

अडणपहा. ८ मर्यादा; सीमा; रंगण. ‘ इंद्रधनुष्याचिये अडणी—

माजी भेध गगनरंगणी । तैसें आवरिले शास्त्रगुणानी वैजयंतिया । ’

—ज्ञा ११. ६०३. [ का. अडणिंगे=तिपाई. ] **० धरचा ( शंख )**—पु. १

शंख: ( ल. ) मूख; अशिक्षित माणूस. ‘ अशा तऱ्हेचे उद्गार अहो-

रात्र त्याच्या कार्याकपाळीं पडल्यासुद्धे म्हणा पण शिकण्यासवरण्यांवर

तो अडणीवरचाच झाला. ’ —यशस्. २ उच्च स्थानावर-अधिकारावर

असलेला वेअकरी माणूस.

**अडणूक**—स्त्री. १ अडचण; अडथळा; हरकत. ‘ परोपरीं सिका-

वणे । आडणुका सांगत जाणे ॥ ’ —दा १९. १०. १५. २ अट; हट्ट;

विरोध. ( क्रि० घेणे, धरणे ) ३ अडवणूक; प्रतिबंध करणे. [ का. अड ]

**अडणे**—अक्रि. १ प्रतिबंध—अडथळा होणे; अडकला जाणे; वेढला

जाणे; खोळवून राहणे. ‘ तरी मग सांग पां कैसेनि अडे । ’ —ज्ञा ६.

४०१. २ आवळ, घट्ट बसणे; अडस होणे; जेमतेम जाणे. ३ इनकार

करणे; ना म्हणणे; नाकारणे; नडून किंवा रुसून बसणे; हट्ट धरून

बसणे. ‘ दोघांचे ( जहाल मवाळ पक्षांचे ) जे कांहीं अडते आहे ते

कांहीं हेतूवद्दल नव्हे, कृतीवद्दल आहे. ’ —टि ३. २५३. ४ प्रसूतीत

अडथळा येणे. ५ दाटणे; संकटांत सांपडणे—पडणे; चिमटले जाणे. ६

चालतां चालतां थांबणे, स्तब्ध राहणे; पुढे पाऊल न टाकणे ( गाडी,

घोडाइ. ) ७ वेढणे; अडविणे; व्यापणे. ‘ सागरें कवणे ठायीं नाहावे

हे गगनचि आडे आघवे ॥ ’ —ज्ञा ९. ११. **म्ह** ० १ अडली गाय फटके

खाय. २ अडला नारायण गाढवाचे पाय धरी=प्रसर्गि श्रेष्ठ, शहाण्या

माणसास ( नारायणास ) मुखाचे पाय धरण्याची पाळी येते [ का .

अड ]. **अडते ( ल ) धरणे—पाहणे—मोजणे**—संकटांत पडले-

ल्यास मदत न करतां उल्टा आनंद मानणे; किंवा त्याच्या अड-

चणीचा फायदा घेणे: एकाद्याला नडविणे. **अडला नारायण**—

अडचणीत सांपडलेला माणूस ( अडला नारायण गाढवाचे पाय धरी

या म्हणीवरून ). **अडला भिडला**—संकटांत-अडचणीत पडलेला;

त्रस्त. ‘ अडल्या भिडल्यासी वेगीं पार पाडूं । ’ —दावि ४२८.

( अडणे याच्या रूपापुढे भिडणे याचीं रूपे लावून पुष्कळ शब्द बनतात.

उ० ‘ अडलेभिडले काम असले तर मला सांग. ’ ‘ अडलाभिडला

कोण्ही आला तर त्याचा समाचार घ्यावा. ’ )



**अडत**—स्त्री. १ सराफी किंवा व्यापारी व्यवहारांतला पत्र-व्यवहार किंवा देवघेव. २ त्या कामाबद्दल मिळणारा मोबदला; दलाली. ३ एकाचा मालकाचा माल विकण्याकरितां ठेवणें, विकून देणें इ० क्रिया; एजन्सी; मध्यस्थी. ३ दस्तुरी; दुकानची पट्टी. ४ (कायदा) मुनीमपणा; गुमास्तेगिरी. [सं. अड = बाजार; ते. अडिति]

**अडताल**—पु. एकताळ, झंपाताल पहा. [का. अड. ते० अटतालमु]

**अडती**—स्त्री. १ प्रतिकार; अडवणूक; अडथळा; विरोध. २ शत्राची-वीण्याची खालची घोडी, चौकी. ३ (कां) दाराची खिटी. ० घालणें—मोडता घालणें. [अडणें]

**अडतीस**—वि. ३८ ही संख्या. [सं. अष्टत्रिंशत : प्रा. अष्टतीस]

**अडत्या**—पु. कोणत्याहि व्यापारामध्ये, देवघेवीचीं कामे करण्याकरितां, कारखान्यांत तयार केलेला अगर कोठारांत सांठविलेला माल खपविण्याकरितां, किंवा इतर व्यवहारांत आपल्या तर्फे जबाबदारी अंगावर घेऊन (अडत ठेवून) व्यवहार करणारा; मध्यस्थ; दलाल; गुमास्ता; एजंट. [सं. अडपति = बाजाराचा मोकदम ! अडत]

**अडथळणी**—(णूक)—स्त्री. हरकत; अडथळा पहा. !

**अडथळणें**—उक्ति. प्रतिबंध—हरकत—अडकाव करणें; प्रत्यवाय, विघ्न आणणें; बंद पाडणें. [अडथळा]

**अडथळा**—पु. १ अडकाव; हरकत; अडचण; प्रतिबंध. २ खोटी; गुंता. [अडणें (अड) + स्थळ]

**अडदर**—रा—रू—पु. धाक; भय; भीति. 'तेथ दानवां अडदरूं. मागजुंनाचा दातारू ॥'—शिष्ट ३६३; 'ते वेळीं स्वर्गालागीं भादरू ॥ कां नरकाचा अडदरू ॥'—झा १९.३१९. 'घाई अडदर लासीं सुहावा ॥'—उषा १४२५. [सं. अड = मोठी + दर]

**अडदरी**—स्त्री. खोल, अडचणीची, एकीकडची दरी, जागा. 'दंभमान तो पाहाडफतर । अडदरी वागती पाशादि तस्कर ॥—दावि ७६१. [अ (आ) ड + दरी]

**अडदल**—पु. अडली; लष्करी कामगाराचा हुजऱ्या. 'अडदलीचे शिपाई.' [इं. ऑर्डली]

**अडदांड**—गा—वि. धससुळ्या; धटिंगण; दांडगा व अडाणी; बेसुबत; रानवट. [अड + दंड]

**अडदाषा**—पु. मूळमिश्रित हरभऱ्याची डाळ. (ही तडास झुराक म्हणून देतात.)—मोको. [हिं.]

**अडन**—संकट; अडचण; अडण २ पहा. 'पडलियां संसारा-चियां अडनीं'—एभा. ११.४.

**अडना**—अडणा पहा.

**अडनाट**—ड—वि. अडनीड; अडनेड; अडनीट; नीट किंवा बरोबर, हिशोबाच्या दृष्टीने पूर्ण, नसलेला—दहा, वीस, शंभर इ० टोकळ संख्येचा—परिमाणूचा नसलेला, अधल्यामधल्याच संख्येचा—गैर-विघाड करणें.

सोयीचा. 'एक रुपयाचे होईल ते भात ने किंवा मणभर ने, अडनीड अकरा पायली नेऊ नको.'—क्रिवि. सोईस्कर नाहीं, अशावेळीं; अनिश्चितपणें; धड इकडे नाहीं, धड तिकडे नाही अशा तऱ्हेने. 'आंत तरी वेंस नाहीतर बाहेर तरी वेंस, मध्येच अडनीड बसूं नकोस.' [सं. अर्ध + नीतः का. नेष्टमः ता. निट्टुः म. नीट]

**अडनांव**—न. १ उपनांव; घराण्याचे-वंशाचे नांव; कुलनाम; आडनांव पहा. २ अयथाथे नांव. 'जीभ जै आगेगूं जाये । मग रसना हें होये । आडनांव कीं ॥'—अमृत ६.६२; 'नेसे स्त्रीसंगें जें मुख । ते अडनांवामात्र देख ॥'—सुरेंद्र ३६५; [सं. अर्धनाम ! का. अड+नावः तु० का. अड्हेसरु. अड = मोटें, (श्रेष्ठ) + नाम. ई. सर (श्रेष्ठ) + नेम (नांव). हि. अडक]

**अडनांवाचा**—वि. केवळ नामधारी; फक्त नांवापुरता म्हणजे त्याप्रमाणें कृति-पगळम नमलेला ब्राह्मण, कारकून, शिपाई इ०. 'रामाजीपंत आडनांवाचे कारकून परंतु कागदावर धड ओळ कांहीं ओढतां येत नाहीं.' 'नररत्न तोचि तूचि स्त्रीरत्न उदंड आडनांवाचीं !'—मोरो. नलोपाख्यान.

**अडनीट**—ड, -नेड—अडनाट पहा.

**अडपझडप**—क्रिवि. १ चोरूनमारून; अयोग्य किंवा भल्याच प्रकारें; कपटानें; 'अनेक उपायांनीं; नाना तऱ्हेनें; हरेक युक्तीनें; (प्राप्ति, डळा मिळविणें). २ लपूनछपून; गुप्तपणें (शिंदळकी, व्यभिचार करणें). कांहीं नामांशीं विशेषणप्रमाणें उपयोग होतो. त्यावेळीं या शब्दाचे होणारे अर्थः—१ अप्रत्यक्ष; अनिश्चित; जादा (नफा, खर्च). २ लहान; हलकें; किरकोळ (कामें, उद्योग). ३ मकीण; मिश्र; अस्पष्ट (गोष्टी). विनमाहितीचा; जमावांतील; किरकोळ; अप्रसिद्ध (इमम, माणूस). 'कांहीं अडपझडप सरदार विशाळगड सोडून पळण्याच्या वेतांत होता.'—स्वप १७३. [झडप द्वि. हि. अडपझडप = गरज]

**अडपणें**—उक्ति. अडचणीत पडणें; दगदगीत पडणें; अडवणें. [का. अड]

**अडपताडपता**—वि. देखरेख करणारा; ताळ्यावर आणणारा; नियंता; दाबांत-धाकांत-जगेंत ठेवणारा (आईबाप, बहील माणूस). 'अडपती नाहीं सासू दडपता नाहीं भाका.' [दडपता द्वि.]

**अडपदडप**—स्त्री. दाब, धाक, वचक.

**अडपैजणें**—अडपणें पहा. 'आणि मुखाचिया आर्ति । अडपैजना ॥'—झा २-२९४. [अडपणें यांत ज चा समावेश]

**अडप**—(फ)—ळ—ळें—अटपळ पहा.

**अडफांटा**—पु. अडथळा; विघ्न; हरकत; आडफांटा पहा. [अड = आडवा + फांटा]. ० काढणें—घेणें—फोडणें—(कार्याचा)

**अडबंक-ग, अडबंगा-गी, अडबांक**—वि. १ भसाडा; वांकडातिकडा; टोबळ; भोपळमुती; भोंगळवार; ओंबडभोबड. २ मुखें; स्वेच्छाचारी; अडमुठा; दुराप्रही; अडेल (घोडा). ३ टोकळ. आडमाप. [ सं. अर्ध + वक्र: १ + भंग = भ्रम: हिं. अडबंगा. गु. अडबंग = दृष्टी, मुखें ]

**अडबंकी**—स्त्री. दाराची खील.—शर; अडबंकी पहा

**अडबंद**—पु. कटिसूत्र; करदोडा. 'नासिले अडबंद कौपिन माला ।' —तुगा २८९७; 'कर्ती अडबंद कौपीन ॥' —दावि २४०. [अड+बंध]

**अडंबर**—अवडंबर पहा. [ सं. आडंबर ]

**अडबाजार**—पु. बाजारच्या दिवगावेगीत आडवारी भरलेला बाजार; लहान, शिळा बाजार.

**अडबेले**—न. गळ्यांत होणारा एक रोग —मनको.

**अडभंग**—अडबंग पहा. [ अर्ध + भंग = भ्रम ]

**अडभरी भरणे**—धुमाकूल; भिगाणा. देगा गालेणे. [ का आडु = खेळ. खेळाच्या भरी भरणे ]

**अडमड**—स्त्री. **अडमडा**—पु. (कों.) लहान मुलाची चळवळ; चुळवूळ; अंगवळा; खोडकरपणा. —इया—वि. चपळ; वळवळ्या. ०णें—१ खोडया करणे; चुळवूळ करणे (लहान मुलावद्दल वापरतात). २ धडपडणे; ठेंकालेणे; त्रासांत, येकटांत असणे 'सर! राहा मेल्या-सारखा अडमडत.' —झामू ९. [ प्रा. अडवडण=स्वतःन. का. आडु माडु=खेळकर ]

**अडमाप**—न. १ वाजवी, सरळ, खऱ्या मापापेक्षां कमी अगर जास्त असलेले असे अथलेमथले माप (सव्यातीन शेरी किंवा साडे तीन शेरी पायली हे अडमाप). २ दिडके माप' ३ (ल.) खोटे माप. —वि. प्रमाणशीर—बद्ध नसलेला; अडबंक. [ सं. अर्ध किंवा का. अडु= आडवेतिडवे + मापन]. **अडमापानें मोजणे**—त्रेसमार, गेरगिस्त अंदाज बांधणे, अपेक्षा करणे; फाजील आशा धरणे.

**अडमिनिस्ट्रेटर**—पु. १ कारभारी; वहिवाटदार; (राज्य) कारभार चालविणारा; व्यवस्थापक. २ (कायदा) मयताच्या इन्स्टीची व्यवस्था पाहणारा (अधिकारी, इसम). [ इं. ]

**अडमिनिस्ट्रेशन**—न. कारभार; व्यवस्था. राज्यकारभार: राजशामन. [ इं. ]

**अडमिरल**—पु. १ आरमारवाचका मुख्याधिकारी. 'जपानचे अडमिरल यांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला.' —के १७-६-३०.

**अडमिशन**—न. प्रवेश (शाळांत वगैरे); प्रवेश करण्यास मोकळीक. [ इं. ]

**अडमुठ**—स्त्री. डोंगराळ शेतांत, जेथे नंगर चालत नाही तेथे मुठीने धान्य पेरण्याचा प्रकार. [ आड+मूठ ]

**अडमु(मू)ठी**—वि. मुलभ: महज: अनायामें: न कळत. 'तेसें आम्हां तुम्हां जाहले । जे आडमुठीं तत्त्व फावले ॥' —ज्ञा ६.४.

**अडमुशी, अडमुसा**—वि. १ गुदमरण्याच्या स्थितींत असलेला; गुदमरून गेलेला; श्वास कोंडल्यामुळे व्याकूल झालेला. २ गडडी वळलेला (तापामुळे). (क्रि० पडणे, होणे). [ सं. अर्ध+मुह ]

**अडमुसणे**—अक्रि. १ गुदमरणे; धाबरा होणे; जीव कोंडल्या-सारखा होणे. २ (तापामुळे) गडडी वळणे; अडमुशी होणे. [ सं. अर्ध+मुह ]

**अडमुळी**—क्रि. अकस्मात. — शर.

**अडमुट(ठ)**—वि. अडमुठा, अडमुठा, अडमुठ्या, अडमुठ-ठही इतर रूपे. १ अट्टाणी: अडवांड, मुखें: गांढवळ. २ पोऱ्या: आड-वाऱ्या. [ सं. अर्ध+मूट: का. अडमुट ]

**अडमुठ-ठा**—वि. मुठींत न मावणागा आटपरीर नमणारा; वेडावांकडा: वोजड: अकुशल. [ अर्ध+मुठि ]

**अडमोरी**—क्रि. वाज्यू तोंड करून: तोंड पित्तून; आडमोरा पहा. 'शिवतां नये म्हणून माजघरामधे अडमोरी वसले ।' —पला ४४. [ सं. अर्ध: का. अडु+मोहरा (मुख ) ]

**अडल**—स्त्री. अडचण: प्रतिबंध; आडल पहा. 'नानापुत्रा-चेया अडल ।' —उपा ३५. 'दिशा झालिया गानुकूल । मधील नेले माया अडल ।' —मिमं ३.५१. [ अड ]

**अडल**—स्त्री अडय. बदकाची एक जात. [ सं. अटिल; प्रा. अडिल ]

**अडलंड**—वि. १ (प्रां.) प्रसंगी आडवा किंवा विरुद्ध वाजूचा होणारा: गज्जेच्या वेळी धोका देणारा: संकटप्रसंगी सोडणारा; तोंडघरी पाडणारा (इसम, घोडा). २ हेकट हट्टी: कटकटया; अडतट्ट. [ अडु+अंड तुच्छतादेशक प्रत्यय ]

**अडला, अडलाऊ**—पु. स्त्री. न. (वायुकोंचे) एक शस्त्र: विळी; कोंयती. (गों.) आढोळी. 'कीं प्रमदाचा बळिया । अडलाऊं तो ॥' —शिउ २६४. (सामान्यतः) शस्त्र: आडाल पहा. [ सं. अडु=हृष्टा करणे ]

**अडलाओ, अडलाव**—पु. संरक्षण: पाठीराखेपणा. 'तूं धर्माचा कुटावा । तंरि तेयांचा अडलाओ करावा ।' —शिउ ४९१. [ अ (आ) ड+लावणे ]

**अडली**—नोकर: नैनातीतील मनुष्य: अडलेली (अप.) पहा. **अडलेपण**—न. १ हट्ट. 'जीव अति अडलेपण । जे मागे मज-कारणे ।' —एभा १३.१५३. २ संकटांत सांपडणे. 'जीव अत्यंत अडलेपणे । ईश्यासि 'धांवधांव' म्हणे ।' —एभा ११.१७२.

**अडव**—न. जंगल; अरण्य. 'तरि वाघाचिये अडवे ॥' —ज्ञा १३.७६३. [ सं. अट्टी: प्रा. अडवी ]

**अडव**—न. शेतांत उपदन टेबेलेले हरभऱ्याचे हाहले; रोपे; मुठींत मावेळशी (हरभऱ्याची) पेंढी. [ आडवा ]

**अडव**—पु. १ अडचण; अटकाव; प्रतिबंध. २ परीक्षा; कसोटी. —सोहिमह. [अडविणें]

**अडवंकी-गी**—स्त्री. १ अडसर; खील. 'नवद्वारांचिया चौचकीं । बापूनि संथनीची आडवंकी ॥'—ज्ञा १२.५२. २ अडथळा; अडकाठी. [का. अड+वंकी=आंकडा]

**अडवट-ठ**—न. १ बीन तासीव—घडीव अनघड तुळई: तुळईच्या उपयोगी लांकूड: आडवे—मोठे लांकूड; आडवा सोट २ आडवी तुळई लाट, राज. ३ विणलेल्या कापडांतील आडवे धागे; आडवीण. ४ गोगीच्या दोन्ही तोंडांमधील—धैलाच्या पाठीवरील पटी. ५ गाडीची खरडी: उतरंडीवरून जातांना घसकं नये म्हणून गाडीच्या मागच्या चाकांना घांसण्यासारखी एक आडवी काठी टांगतात ती. —पु. नयेचा मथला भाग—त्यातील दोन मोत्ये. [का. अड्=आडवी+सं. वर्त-वट्ट-वट]

**अडवण**—स्त्री. न. १ अडवणूक: अडवळा: हरकत प्रतिकार २ अडचण: अडथळा करणारी. किंवा थांबविणारी कोणतीही वस्तु. अडकण; आडकाठी; उटी.

**अडवण**—स्त्री. अडवी वीण; आडवीण; पूरण: वाणा (उभवण किंवा ताणा यांच्या उलट). [अड=आडवा+वीण]

**अडवणी**—स्त्री. (नाविक) १ अव. गलबताच्या दोन फळ्यांना जोडणारे सरळ वळ किंवा आडव्या रंगा. २ एकव. समुद्राच्या पाण्याच्या झडीकरितां गलबताच्या दोहों वाजूस बांधलेली लांकडी साटी. [का. अड्+सं. वर्ती]

**अडवणूक, अडवाई**—स्त्री. १ अडवण; थोपविणे; थांबविणे: अडथळा; हरकत; प्रतिबंध; अटकाव. २ (विप्र. अडवणूक) वहिष्कार; निःशस्त्र प्रतिकार; सत्याग्रह. 'अडवणूकीच्या मार्गांचे सरकारास लोकांनीं वठणीवर आणले पाहिजे.'—टि. ३. १९९. [अडविणें]

**अडवण्या**—स्त्री. अव. ज्येष्ठा नक्षत्र व त्या नक्षत्रांत पडणारा पाऊस. [अड+ सं. वन-वण=पाणी]

**अडवण्या, अडवंता**—वि. थोपविणारा किंवा अडथळा करणारा; अडविणारा. [अडविणें]

**अडवणाचा**—वि. आडवणाचा पहा.

**अडवावे**—वि. १ उभा नव्हे तो; तियेग; क्षितिजसमांतर पातळीतील. २ रूंद, (उभा=लांब याच्या उलट). 'तो अंगाने अडवा आहे.' ३ तिरपा; वांकडा; आड. ५ विरुद्ध; प्रतिकूल; उलटा; सुकसानकारक असा. 'त्याचे देव अडवे आले.' ४ प्रतिबंध करणारा. —क्रिवि. बाजूने; बाजूवर; सामोरा. **०करणे**—आड आणणे; करणे. **०टाकरणे**—मध्ये घेणे; अडथळा करणे. **०येण**—१ गांठे; भेटणे; मार्गांत येणे. २ विरुद्ध जाणे; नाउमेद करणे; प्रतिबंध करणे. 'हा आडवा येईल कोण पाहो ।'—सार ८.२९. ३ (विप्र. अडवे येणे) गर्भातील मुलाने सरळ न येतां प्रसूतिद्वाराशीं वांकडे होणे; अडून राहणे. **म्ह**

(ल.) 'आडवे आले असतां कापून काढावे'—मार्गांत कोणी जबरं दस्त अडथळा आणला तर त्याचा प्रथम नाश केलाच पाहिजे. 'लोक म्हणती आडवे आले। खांडून काढा ॥'—दा ३.१.४०. ४ सामोरें जाणे; स्वागत करणे. **०घेणे**—१ दोषैकदष्टीने पाहणे; वांकडे घेणे; शंका घेणे. २ खरडपटी काढणे (विप्र.) आडवातिडवा घेणे. ३ मुलाला पाजणे. **०जारणे**—१ रस्ता ओलांडून जाणे. २ सामोरें जाणे. ३ हरकत करणे. **०टाकरणे**—ओलांडणे. 'त्याचे घर आडवे टाकून जा.' **०झेळणे**—**झोकणे**—**टाकरणे**—**देणे**—**धोडा**, गोळा, वीट, घागर इ० वस्तू एका रांगेने उभे राहिलेल्या लोकांच्या हातांतून एकाकडून दुसऱ्याकडे अशा देणे, नेणे. (अडवे) **नेसणे**—**लावून घेणे**—(बायकी) लहान वस्त्र, तात्पुरते (स्नान किंवा वस्त्रांतर करतांना) गुंडाळणे, वेढून घेणे; उभे घेणे. **०पडणे**—१ भांडणतटा तांडण्यास मध्ये पडणे; तडजोड करू पहाणे. २ लोटांगण घालणे; दयेची याचना करणे; उद्दिष्ट कार्य थांबविण्याविषयी विनंति करणे. ३ विप्र-विरोध करणे. **०बोलणे**—१ मुद्रा सोडून बोलणे. २ वांकडे बोलणे; लावून बोलणे; विरुद्ध बोलणे. 'म्हणोनि घडले बोलणे आडवे ॥'—दावि १३५. **०लावणे**—१ परत पाठविणे. २ वस्त्रांतर करतांना किंवा स्नान करतांना आंखुड वस्त्र नेसणे; वस्त्र अपुरे व सैल नेसणे; उभे—आडवे नेसणे. ३ वांकडा अर्थ घेणे; बोल लावणे; निर्भत्सना करणे; अडथळे उपस्थित करणे. **०होणे**—१ (जमीनीवर) आंग टाकून लोळणे—निजणे; कलंडणे. २ (ल.) खार्ची पडणे; ३ लडणे. ४ आड येणे; मध्ये येणे. **अडव्या अंगाचा—काठीचा—वांव्याचा—हाडाचा**—१ लड. २ उंचीपेक्षा जास्त रुंद; आडवा वाढलेला. **अडव्या जिभेचा**—वांकडेतिकडे बोलणारा; दुर्भाषण करणारा; भोंडखोर. **अडव्या सुडक्याची बायको—रांड**—अत्यंत दीन, दुबंद (विधवेबद्दल किंवा एकाद्या बाईबद्दल बोलतांना प्राम्य शिवी). 'तुं लहान झालास तरी पुरुष आणि मी मोठी झाल्ये तरी अ० बायको, माझे हातून काय दरवारांत बोलवेल?' **अडव्या हाताने देणे (हानीं देणे)**—लांच देणे. **अडव्या हाताने घेणे**—(ना.) खरडपटी काढणे. **अडव्यांत शिरणे**—१ वाम मार्गाचा अवलंब करणे; सरळ रस्ता सोडून जाणे. २ वांकडे बोलणे; विषयांतर करणे.

**अडवाअडव**—स्त्री. १ एकदम जोरांने अडथळा करणे. २ त्रास देऊन बेजार करणे; तगादा, निकड लावणे.

**अडवा उभा**—वि. क्षितिजसमांतर व उर्ध्वाधर; अडवा व उभा: उंच व लांबट; पसरलेला व ताठरभा; वांकडा व सरळ.

**अडवाट**—आडवाट पहा.

**अडवातिडवा**—वि. वांकडातिकडा; कांहीसा तिरकस, वांकदार. **०फुटणे**—वांकडेतिकडे, कुरुप व बेडौल वाढणे—होणे—बनणे (शरीर, झाड). [का. अड्+सं. तियेक्]

**अडवारा**—पु. आडवारा पहा.

**अडवालळ, अडिवाळ**—वि. अडळ: हट्टी: हेकेखोर (मुळे). [का. अड्ड+वाल प्रत्यय. तुल० मस्त-वाल]

**अडविणें**—सक्रि. धोपविणें: धोवविणें: हरकत, अडथळा, अडकाव करणें; प्रतिबंध करणें. [अडणें]

**अडवी**—स्त्री. १ लहान अडणा: आडखिली; गज: गराद (दाराचा-खिडकीचा). २ अडवा, अडवें पहा. [अडवा]. ० **पालखी**—स्त्री. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पालखीच्या दांड्यांची टोके करून पालखी आडवी नेण्याचा मान. हा मान श्रृंगेरीच्या शंकरायींचा आह.

**अडवी**—स्त्री. अटवी; रान; आडमागें: अरण्य. 'आडघु आतुडे आडवीं। मग आडयता जेवीं हारवी ॥'—ज्ञा १३.२.०५. [सं. अटवी]

**अडवीज**—वि. (गो.) वंकार: रिकामंटका. 'तूं आंगी राव: तों पडला अडवीज'.

**अडवें**—न. (कों.) (विप्र.) उडवें: उडवी पहा.

**अडवेंउभें**—न. वांकड्या मसळी—वेत: लवार्डीचे डाव. कुवेंडे. [आडवा+उभा]. **अडवें पाणी**—न. (शेतवागायरींना) नद्या, विहिरी, तशीं इ०चें पाणी—पावसाचें नळे. अडव्या पाण्याचा—ने असेहि प्रयोग प्रचारांत आढळतात.

**अडवेळ**—स्त्री. १ मुख्य वेळ सोडून दुसरा समय; अंवेळ. २ सूर्यास्तापूर्वी घटिका दोन घटिका दिस: संध्याकाळीं मुलें जेवतात तो काळ.

**अडव्हान्स**—पु. पैसे—रकम अगाऊ देणें: आगप, तसलमात; उचल. [इं.]

**अडव्होकेट**—पु. वकील. [इं.]

**अडशेरी, अडित्री**—स्त्री. १ अडीच शेरांचें माप—वजन: (पूर्वी पांच शेरांची पायली असे त्याचा अर्धा. २ (हट्टी) अधोली, अधीपायली. ३ नोकसारं दररोज किंवा महिन्याच्या महिन्याला दिलें जाणारें धान्य; मासिक वेतन; मजूरी (एका दिवसाचा २॥ शेर वजनाचा शिधा, भत्ता यावरून). [अडीच+शेर सं. अर्थतृतीय; अडीच]

**अडस**—वि. १ अडच—घट; गन्ध; आवळ: मजवूत बसणारी (छुटी; खिळा वगैरे). २ (ज्यांत खिळा वगैरे गच्च बसतो असें) बारीक; चिवळ (मोक, बीळ, छिद्र वगैरे). ३ आटोपशीर. 'तेणें परवटा वरिया अडस।'—उपा २९; 'स्वरुपाची अडस ठेवणा।'—प्र १०५. ४ अडथळा करणारें. 'न संगे तयाचा अतिसो। प्रयोगी तेज आडसो। घालितासी कां ॥'—ज्ञा १३.६३३. [का. अडसु=कौवणें, खेंचणें]. **—सी, खंवार—तट्ट**—वि. हट्टी; दुराप्रही: अडेल—तट्ट.

**अडसट**—अडसट पहा.

**अडसटणें**—सक्रि. (क.) अंदाज करणें; कच्चा खर्चा काढणें; अदमास पाहणें; अडसट्टा पहा.

**अडसण**—न. पाखडलेलें किंवा पाखडण्याकरितां सुप्रांत ठेवलेलें धान्य. [ते. का. अडि—अड्डु—माती+मणु=फेंकणें?].

**अडसण**—न. खट्याळ गाईंम्हशीची धार काढण्यासाठीं निच्या भोंवती वांधलेल्या अडव्या काठ्या; अडची. [अडचण]

**अडसणी**—स्त्री. (गो.) आच्छादन. 'त्ये तेर अडसणी घालून नवर.'—त्याच्यावर आच्छादन घालून ठेव. [अडोसा]

**अडसणें**—सक्रि. मुपाणें पाखडणें: निवडणें: निवड करणें 'आडमोनी शुद्ध करी वो साजणी।'—तुगा २६१. [अडसण]

**अडसणें**—सक्रि. १ फांया तोडणें: छाटणें; खडमणें. २ आवळणें-घट्ट वांधणें. कसणें. —सक्रि. ३ हसून बगणें: अडून रहाणें; हट्ट धरणें. ४ आट बसणें: लपणें. आश्रय करणें. 'आडसुनि अंधारी। स्वयंत धीसिंधि धरी.—अम् ५.२. ५(व) मानास चढणें: ताडणें: गर्ब धरणें. 'इतका अडसूं नको एवढ्यांतच.' [अडम]

**अडसणें**—सक्रि. अडचणें पहा.

**अडसंधी**—स्त्री. १ जांघ (मांडीच्या मुळाशी असणारा भाग); (क) कांख, कानाच्या मागील जागा इ० शरीरावरच्या अडचणीच्या जागांपैकीं. २ अडचणीची जागा. ३ रिकामा वेळ. ४ संकट: आपत्ति. ५ (गो.) अडगळ. [अड+संधि]

**अडसभडस**—वि. १ कांहीतीर चरबट: रक्ष. 'साधुसंत अडस भडस। न खाती कां प्रथ। दावि २.७३. २ यथेष्ट: भरपूर. [भडस द्वि.]

**अडसर**—पु. आडसर पहा.

**अडसष्ट**—वि. ६८ ही संख्या. [सं. अष्टपष्टि: प्रा. अडसट्टी; हिं. अडसट]

**अडसांगड—डी**—स्त्री. १ लहान सांगड ताफा—तर. 'मोठें विस्तीर्ण पात्र तें मुजाउडवल्या यानें अडसांगडीनें रिकामें यावें जावें.—भाव ६४. २ पोहणाच्याकरितां केलेला (दोन जोडलेले भोपळे इ०चा) ताफा. [सं. अर्थ+सांगड]

**अडसांगडी—ड्या**—वि. अडसांगड चालविणारा. २ सांगड न घेतां पोहणारा.

**अडसांगडी**—क्रि. सांगड न घेतां सांगडीवाचून; (उतरणें—जाणें—पाहणें).

**अडसाल**—न. (वे.) कुळवाचें आडवें लांकूड (का.).

**अडसुडी**—पु. (कर.) गुळव्याच्या हाताखालीं काम करणारा.

**अडसून खडसून**—क्रि. हडसून खडसून; दादून दबकावून; स्पष्टपणें; बजावून. [हडसणें—खडमणें]

**अडसो**—अडस पहा.

**अडहतेर—हत्यार**—न. किरकोळ शस्त्र, (बंदुक, तोफ या सारख्या अग्न्यास्त्राखेरीज इतर कोणत्याहि हत्याराला हें नांव कोणी लावितात. तरवार, बंदूक इ० खेरीज खंजीर, कट्यार, पेशकबब वगैरे). [सं. अर्थ+हत्यार]

**अडहतेरी-हत्यारी**—वि. अडहत्यांग वाळगणरा ( पूर्वीच्या फौजेत सरकारी शिपायांवरून अमे निगळे शिपाई लोक अमत ).

**अडळ-ळू**—पु. ( नांगऱ्यांचे हातात धरण्याची ) नांगराच्या रमणीची खुंदी-दांडा [ सं. हडी=लांकडाची वेडी /-का. अड-अड =अडवा ]

**अडळ**—पु. १ अडळ पहा. २ माद्यः मदत. ३ पृथकपणा. ४ विकल्प. [ अड ]

**अडळ**—पु. शोध; आडळ पहा

**अडळ**—पु. एक सुसुहूर्त. [ / ]

**अडळ**—पु. परिमळ /-शर.

**अडळणें**—अक्रि. अडखळणे. [ अड-ल ]

**अडाअड**—स्त्री. मोठा अडथळा; खोळ्या; अडचण; अडकाव —नागा १०२२ ( क्रि० कणें-खाल्णे-होणें ) [ अड+अड ]

**अडाअड**—अडाई पहा.

**अडांवा**—पु. अज रेघ; हिशेबाच्या कागदावरील आंकड्यावरून ओढलेली रेघ. अज पहा [ अड+अंक ]. **०ताळा**—बेरीज बरोबर आहे की नाही हे पाहण्याची रीत: प्रथम आडव्या रकान्यांतील रकमांची वेगीज करून ती उभ्या रकान्यांतील रकमांच्या बेरेजेशी बरोबर आहे किंवा नाही हे ताहून पाहणें.

**अडाखा**—पु. १ मेळ: ताळा; टोकताळा. २ धोरण; युक्ति. ३ एक ताळा पाहण्याची गीत. ( रकान्यांतील सर्व रकमांच्या बरेजेंतून शेवटच्या रकमेखेरीज सर्व रकमा एकामागून एक बजा करून राहिलेली संख्या शेवटच्या रकमेची मिळते की नाही हे पाहणें; मिळत असल्यास वेगीज बरोबर ). ४ तालेंद; तपशीलवार पत्रक. ' तुका म्हणे ताळा घातला अडाखीं ! '—तुगा १२३८ [ अडाखा ]

**अडाघडी**—स्त्री. जगाची रचना. ' क्षणिक जाणून अडाघडी । बेगें लावी प्रेमाची शिडी । '—ह १९.७६ [ अड+घटना ]

**अडाडी**—स्त्री. १ प्रतिबंध: अटक; 'तमीं दाटती खद्योत-कोडी । तवीं अज्ञानीं कमांची आडाडी । '—एमा २७.३९. २ उत्कंडा;घाई. ' होत डोक्या आडाडी । अभिनव गोडी कृष्णाची ॥ '—एमा ३१.३०. ३ गर्दी: पसारा; रगाडा. ' सर्व धर्मांची आडाडी । घायेवीण बापुडीं निमाळी ॥ '—एमा ११.११०४. [ अड+अड ].

**अडाण**—न. १ शैली नसलेले किंवा न करणारे गांवकरी; शेतकऱ्यांजळट: बळतेदारांपेक्षा हे निराळे. [ सं. अज्ञान. का. अडने ]

**० कवाड**—न. अडाण; खेड्यांतील कारागीर, व्यापारी, मजूर, कामकरी, इ० ( शेतकरी नव्हे ते ). ( अडाणारा: शेतकऱ्यांवर अवलंबून राहणारा तो अडाणी—गांगा ८. [ अडाण+कावाडी ]. **०चांट**—वि.

**अडाणी**: मंदबुद्धीचा; घोडबुक्या करणारा; मद्र. **०जात**—स्त्री. अशिक्षित, रानवट, जंगली लोक; रीतभात माहीत नसणारे. **०पट्टी**—स्त्री. शेतकरी व बळतेदार या लोकांखेरीज बाकीच्या सर्व धंद्यांच्या व

उदमी ( अडाण ) लोकांवर बसविलेला कर. अडाण—बाकी—वसुली वर्ग अमे सामासिक शब्द अनेक होतात. **०मत**—न. खेडवळ, विल-

क्षण. भलनेच विचार—समजूत—कल्पना वर्गैर: हटवादीपणाचें मत: दांडकमत. **०वस्ती**—स्त्री. बळतेदार व शेतकरी यांचाचून बाकीच्या ( अडाण ) लोकांची खेड्यांतील अगर त्याच्या एकाद्या भागांतील वस्ती.

**अडाण**—न. काम: ओटी: अडण पहा. [ सं. ऊधम्—न; श्री. औथर: ज. युंटर: ई. अडर. ]

**अडाण**—न. पाटबंधारा: बंधारा ( डॅम ). [ अडण-णा ]

**अडाणा**—पु. गायन शास्त्रांतील एक राग. ह्या रागास षड्ज, तीरा क्रम, कोमल गंधार, कोमल मध्यम, पंचम, कोमल धैवत, कोमल निषाध हे स्वर लागतात आगेहांत गांधार वज्य व अवरो-हांत धैवत वज्य. ह्याची जाति पाडव पाडव आहे. वादी तार पडज व गंवादी पंचम आहे गानसमय गत्राचा नियम प्रहर. हा कानडा रागाचा एक प्रकार आहे.

**अडाणा**—पु. १ अडची: अडसण पहा. २ उमाच्या चरकाला वेल जुंपण्याचा दांडा—लाट. ३ दरवाजाचा अडाणा; अडसर. [ अड ]

**अडाणी**—वि. १ अकुशल: अनिपुण: अनभ्यस्त: कलाहीन ( माणूस ): रानटी: ग्राम्य: जंगली: असभ्य: अशिष्ट: उद्धट: खेडवळ ( भाषा, रीतभात ): ओंबडधोवड: वेडीवांकटी ( वस्तु, पदार्थ ). २ अज्ञानी: न शिकलेला: विद्याहीन. ३ बिगर शेतकरी: अडाण. ' थोड्याशा आंबडवावर व्याजवटा करणारे अडाणी त्यांचे दस्तें-वज प्रपंचखोसाटीं होतात. '—गांगा १६०. **म्ह०**—१ अडाणी कुणवीं दुप्पट ( दुणा ) रावे. २ अडाण्याचा आला गाडा, वाट-वरच्या वेगी मोडा **०कवाडी**—पु. अव. १ अडाणकवाड पहा. २ ( व. ) पांढरपेशे; मजूर; कावाडकट करणारे. ३ गांवढळ: टोणपे; वेडगळ. **०गांट**—कुकींची निरगांठ; सहज सुटणाऱ्या चांडगांट. **०जात**—

स्त्री रानटी, अर्बुज जात ( पडाण वर्ग ). [ सं. अज्ञानी ]

**अडात-थ**—पु. १ दरवाजा, फाटक, खिडकी इ० दारावर मजबुतीसाठी खिळे मारून बसविलेला आडवा गज. २ बसावयाच्या पाटाखालील आडव्या पट्या किंवा पाय. [ का. अड+ सं. स्थ ]

**अडातुटी**—डी—क्रि. मधून मधून; थांबून; राहून राहून; केव्हांतरी; विसांवा घेत घेत. [ सं. अर्द्ध+शुट ]

**अडांबरी**—पु. ( कों. ) नैर्ऋत्येकडून वाहणारा वारा. ( हा आपाढाच्या सुमारास ४२ दिवस वाहता. ) [ सं. आडंबर ]

**अडाव-वा**—पु. सालअखेर देणेंपेणें इ० व्यवहाराच्या सर्व हिशेबाचा सर्व साधारण मेळ पाहण्याचा तक्ता; जमाखर्चाचें पत्रक—झाडा-तेरीज—तालेबंद; अडावबंद, अडाववाकी, अडाववसूल, अडा-वसूट वर्गैर कांहीं सामासिक शब्द. २ खर्चाचा कच्चा खर्चा.

**अडावणी**—स्त्री. अटविणें. अडवणूक; अटक. 'त्याचे व आमचे तरांड्याची अडावणी केली.'—वि. ८.३.५५

**अडाळा**—(हट.) विळी; मोगळी; अडला पहा

**अडिबा**—पु. अडसर. (दारा-खडकीचा). [का. अडड-अड+?]

**अडिवा**—पु. संचार; वारें; मोंस. 'शृंगाराचा अडिवा।'—भा. १८०. [सं. आटोप; प्रा. आडोव=आडंवर ?]

**अडिवाळ**—अडवाल पहा.

**अडिशेरी-अडिस्त्री**—अडशेरी पहा.

**अडी**—स्त्री. (विप्र. अटी). फळें पिकविण्यासाठी गवतांत घातलेले फळांचे थर. या व इतर अर्थसाठी अढी पहा.

**अडी**—स्त्री ? (व) जमीन खोदून केली लांब चूल: चर (मैपाकाकरिता). २ अडसर; अट: प्रतिबंध. 'गृहक्षणाथे कुळुये, कडया, कोयंड, अडी, कटंड, मेहराची आदिकरून... ..सर्वे पदार्थ लोखंडाच करतात'—नाना मोरोजी, विद्यो प्र. २२२ [अ (आ) ड]

**अडी**—स्त्री. खळें: मळणीची जागा.

**अडीच**—वि. १ दोन आणि अर्धा २ बुद्धिवळाच्या खंळांनील घोड्याची दोन सरळ व एक आडवें घर अशा प्रकारची चाल. [सं. अर्धतृतीय; प्रा. अडडाइज (अडीच); पं. टाई: सि.—हि. अडाई; वं. अडाई]. **०क्री**—न. अव. उजळणीचा प्रकार; संभरा-पथेत अड्यांचा पाढा. **०पेडी वेणी**—स्त्री. दोन मोटे व मध्ये एक लहान पेड ठेवून घातलेली वेणी. ही वेणी चांगली रुंद व आंवळ येऊन तिच्या मागील वाजूस पन्हुळ पडतो. **०मासा**—पु (क. वे.) धावण घेवडा: हा २॥ महिन्यांनी तयार होतो. याला अडीच माशाची शेंग असेंह म्हणतात [अडीच+मास=मदिना].

**अडीमोडी**—स्त्री. आडमोड पहा.

**अडील**—वि. १ अडेल; हटी. हेकेखोर: स्वेच्छाचारी. २ आश्रयास असणारा; आड दडलेला. —क्रि. वि. आड; आश्रयार्थ पुढें. [अड-आड]

**अडील**—न. कोणी कोणी मनुष्याच्या शरीरांतून रात्रंदिवस एका तऱ्हेचे तेज निघत असतें तें.—पवि. १२ [!]

**अडीथ्री**—अडशेरी पहा.

**अडु**—स्त्री. १ दोन तुळ्या अगर चिरेवंदी फरशी यांत मजबुतीसाठी मारलेली लांखंडी पत्री. २ वस्तु अडवून धरून कातरणार्थे यंत्र. ३ (व.) विहीर खणण्याची डीड फूट लांबीची मोठी छिणी: पाथरवटाचे एक हत्यार. [अड].

**अडुक**—वि. (कौ.) तुरुट. कडु.

**अडुमाडू**—न. माडू नांवाचे एक हत्यार. माडू पहा. —वि. १ (ल.) शूर; धीट: धाडशी: आडदांड (शिपायी, योद्धा, मारा-कितेंय पडल्याबगर तों कंसाच हालचो ना.)

शको. १. ६

वयास व मगवयाम मिद असा); (उप.) गेंदाडशिपाई: रगडमल्ल: वीरपीर. तिस्मारखान. २ दांडगा: जबरा; अतिदुशार—निपुण (लेखक. वचा इत्यादीवद्दल गोरवपर किंवा व्याजोक्तिपुवक). —शिवार्द्र १०८. [माडू द्वि.]

**अडुमाडू**—वि. अलवत्यागलवत्या; कोणीतगी. (माडू=करणे या कानडी शब्दावरून कोणी कानडीसारखें-न समजण्याजोगें बोलणारा) [का. माडू]

**अडुसष्ट**—अडसष्ट पहा.

**अडुलसा**—पु. एक वनस्पति. औषध. रंग. खत वगैरे कामाकरितां याचा उपयोग करतात. जुनाट कफविकार, क्षय, दमा या रोगांवर या वनस्पतीचा चांगला उपयोग होतो: याच्या पांढरा व काळा अशा दोन जाती आहेत. फुलें पांढरी. —वगु. [सं. अडरूप—अडळम. हि अडूसा का. आडमोंग. गु. अरडुगो—अडुसी: तें० आडसार, आडापाकू: ता. आडडोंड. लं. आधानोदा—वासिका]

**अडू**—पु. अडू पहा. शिवाय १ पित्र्यांतील पश्याची वना-वयाची दांडी. २ ल्याट: आडकाटी (लोकानीं आंत घुसू नये म्हणून देवळांत लांकडाच दांड उभे करून त्याला आडवें लांकूड बसवतात ते). ३ एखाद्या वस्तूस बांधलेली दोंगी मजबूत बसण्यासाठी किंवा आंवळण्यासाठी जिने पीळ देतात ती काटी. ४ तरफ लावतांना उपयोगांत आणलेला दगड किंवा टोकळा; उटाळी; टेंका. —वि. हटी: हेकेखोर; अडेल. [अड]

**अडून**—क्रि. वि. १ एकाद्याच्या आड उभे राहून किंवा एकाद्याच्या मागे लपून. २ एकाद्याच्या मध्यस्थीने—कर्वी; मार्फत [आड होऊन] **०गोळी मारणें**—आपण प्रत्यक्ष एकाद्याचे नुकसान न करतां परभारे दुसऱ्याकडून करविणें. शिवाय 'अहाडून पहाडून' पहा. **०झडून**—क्रि. वि. आडून; लपून छपून 'कोणी अडूनझडून अडचणीत दडून। कोणी राहानी पडून। खालती ॥'—प्रला २०५. [अडून द्वि.]

**०बोलणे**—अप्रत्यक्ष रीतीनें लागलमें छद्मी बोलणें.

**अडे**—न. (ना.) नदीकांड्याजवळ असलेले वावर.

**अडेक**—वि. (गो.) गोंण; वरकरणी. [!]

**अडेचा**—वि. (गो.) कृत्रिम; उमना. 'निजा तें निजाचें, अडे तें अडेचें.'

**अडेजावबडेजाव**—पु. बडेजाव पहा. [बडेजाव द्वि.]

**अडेवाटको**—वि. (गो.) नवशिक्या. [अडेक]

**अडेल**—वि. अडखोर; हटी; दुराप्रही; हेकेखोर; अडून बसणारा; खलेल [अड]. **०गुण**—पु. अडचणीची—संकटमय. स्थिति: तारवळ. 'कोणाचा अडेलगुण पाहूं नये.' **०तट्ट**—न. हटी; हेकेखोर; अडेल माणूस.

**अडेशिरी**—(गो.) आहार; खाणें; अडशेरी पहा. 'अडेशिरी कितेंय पडल्याबगर तों कंसाच हालचो ना.'

**अडेसरी**—अडशेरी पहा.

**अडांभी**—क्रि.वि. एका-आडवाजूस; एका बाजूने; आडमागनें; सरळ रस्ता सोडून. [ का. अडंगु=लपणे ]

**अडोपर**—स्त्री. १ अटकाव; अडथळा; प्रतिबंध; विरोध; हरकत; अडवणूक. ( कि० करणे-दाखविणे-लावणे ). **अड० महा-**राची अडोपर वडीपाशी ( आपणाला जे मागावयाचें तें महार वेस झडवून मागतां ). २ आपट्ट करणे-धरणे. पाटीस लागणे; पिच्छा पुरविणे. ३ अडून बसणे; खनपटीस बसणे; एकच धरून बसणे. ( कि० दाखविणे-धरणे-लावणे ). ४ सबवी, हरकती पुढें आणणे; शंका काढणे; कठिण करून ठेवणे. ( कि० धरणे ). ५ गरज; नसले तर अडेळ अशी स्थिति; जरूरी. ' आज चांदणे पडले आहे कंदिलाची अडोपर नाही. ' ६ ( सामान्यतः ) गुंता; रुद्धता; प्रतिबद्धता; अगतिकपणा. ( कि० पडणे-लागणे-टोणे ). [ अड+पर प्रत्यय ? ]

**अडोशीपडोशी**—वि. जवळपासचा; शेजारपजारचा; आसपासचा. ' गोपाळरावांचे अडोशीपडोशी लोक पकडून कैदेत घातले तेव्हां त्याचा राग थोडासा शांत झाला. ' -विश्वत १.१३. [ सं. प्रातिवेशिक; प्रा. पडवेसिअ; हि. पडोसी. पडोशी द्वि. हि. अडोस पडोस; गु. अडोसीपडोसी ]

**अडोशीपडोशी**—क्रि.वि. आसपास; आसमंतात, आजू-बाजूस.

**अडोसा**—पु. आडपडदा; आच्छादन; आडवाजू करण्याकरितां उभारलेला कूड; दृष्टीस प्रतिबंध करण्यासाठीं केलेली पडद्यासारखी योजना; आसरा. ( कि० करणे-धण-येणे ). [ अड+सं. वस् ]

**अडोळणे**—आडळणे पहा.

**अडोळसा**—अडुळसा पहा.

**अडोळा**—पु. आढें ( घराचें ). [ सं अडाल; का. अड+ळा ]

**अडुताल**—संपाताल पहा.

**अड्डा**—पु. अखाडा पहा. १ जूट; संघ; एकत्र जमाव ससुदाय ( गाडीवान, मजूर वगैरे विशिष्ट व्यवसायी लोकांचा ); २ तळ; गोट; नाकें; खंड; चव्हाटा; अखाडा; बाजारांतील देवघेव करण्याची जागा; प्रवासी लोकांची विसावा घण्याची-मध्यंतरीं उतरण्याची जागा. ३ सतत किंवा मोठ्या प्रमाणावर चालणारा व्यवहार-उद्योग. जैसे-गाण्याचा-नाचण्याचा-वादाचा अड्डा. ४ आखाडा; तालीम; रंगभूमि वगैरे शोकाचीं ठिकाणे. ५ आळशी किंवा व्यसनी लोकांची जमण्याची-शिलोप्याच्या राण्या मारण्याची-जागा. [ सं. अड्ड; का. अडसु=जमणे. जमविणे. किंवा सं. अट्ट ( हट्ट ) =बाजार ]

**अड्डा**—पु. ( क. ) आपट्ट; हट्ट. ' खाणे थोडें पण अड्डाच जास्त. ' [ अड-ट ]

**अड्डा**—पु. आढथता; वाणा; प्रौढी; प्रतिष्ठा; फुशारकी. कि० बाळगणे-' अंर तूं शिपाइगिरीचा अड्डा बाळगतोस आणि चोर येतांच पळालास कां ? ' [ सं. आढथ; प्रा. अड्ड ]

**अड्डा**—पु. ( विणकाम ) फगीच्या चोया करण्याची सुरी. ही लांकडी टोकळ्यांत बसविलेली असते. [ तुल० इ. अड्डम=एक कुन्हाड; म. अडला. सं. का. अड्ड=हल्ला करणे ]

**अड्डावणे**—अक्रि. आंरडणे; वोंबळणे. [ सं. अट्ट+आरव ]

**अड्डितचारी, अड्डितभौमि**—स्त्री. ( नृत्य ) उजवा पाय नुसत्या वोट्यांवर उचळून तो एकदां डाल्या पायाच्यापुढें व एकदां मागे असा त्याला अगदीं चिकटून ठेवणे. [ सं. ]

**अड्डकरी**—पु. अड्डा टेवणारा इसम किंवा अड्ड्याचा मालक.

**अड्डवाज**—वि. अड्ड्यावर जाणारा; अड्ड्यांत पडून असणारा.

**अड्डवाज, अड्डवाहक**—वि. टेभा-प्रौढी-देखी मिरवणारा. [ अड्डा+फा. वाखून=खेळणे ]

**अड्ड्याल**—वि. अलीकडील; इकडील. -क्रि.वि. ह्या बाजूला; अलीकडे; इकडच्या बाजूला-अंगाला. ' आमचें शेत नदीच्या अड्ड्यालच आहे. ' [ प्रा. अड्ड=हा, ही, हें+ल. ] ० **पड्ड्याल**-अलीकडे पलीकडे. [ तुल० आयल+पयल ]

**अड्ड्याळ**—पु. ( व. ) लांकडी नांगरास मागच्या बाजूस हातीं धरण्याकरितां वीत दीडवीत लांबीचा एक खंडा असतो तो. [ अड+आळ प्रत्यय ]

**अड्डेस**—पु. १ भाषण; व्याख्यान. २ पत्ता; मायना. [ इं. ]

**अड्डेच**—वि. मोटा; थोर. ' अड्डेच अचाटे ऋषीदेवथाटे. ' -दावि ३३३. [ आडय+अं. ? ]

**अड्डण**—स्त्री. सुपाच्या तोंडाशी असणारी कांबटी; अडण २ पहा.

**अड्डल**—वि. अडळ; हुशार. वाकवणार. ' अड्डलाचे बरकंदाज. ' -समारो २.१८७.

**अड्डळ**—पु. १ आडळ; धांग; पत्ता; शोध; भेट; उपलब्धि. ' त्या लोकांचा मला पूर्वी अड्डळ झाल्या नव्हता. ' २ ज्ञानाचें-अनुभवाचें क्षेत्र; आटोका. ' ही गोष्ट माझे अड्डळांत नाही. ' [ आडळणे ]

**अड्डळ**—न. अविनाशपद; स्थिरपद; मोक्ष. ' शरण येती त्यांचे न विचारिणी दोष. न मागतां त्यांस अड्डळ देसी ॥ ' -सुगा ८६८. -वि. १ अचल; कायम; स्थिर; दृढ. ' तेंचि प्रमेय एक-वेळ. शिर्धी होआवया अड्डळ. ' -ज्ञा १८.१२३८. २ खरा; खात्रीचा. ' हा बोल तुझा बीर अड्डळ. मानूं आम्ही ॥ ' -ज्ञा ११.४९१. [ सं. अडळ=स्थिर; प्रा. दळ=पडणे; हि. अडळ ]. ० **पद**-न. अचल, निश्चल, कायम असे स्थान; स्थिरपद; कोठल्याहि गोष्टी-मुळें जें जाण्याची-ढळण्याची भीति नाही असे स्थान-पद. ( ध्रुव-ताऱ्याच्या किंवा नक्षत्रांच्या अचलपणाला तसेच स्वर्गातील वैकुण्ठादि स्थानांना ह्या शब्द वापरतात ).

**अढळ**—न. १ नशीब. प्राक्कन. 'वैध म्हणती तये वेळीं । नव्हे बरवें यासि अढळीं ।'—गुरु ३०.४३. [ सं. अटळ ]

**अढळणें**—अक्रि. अडळ होणें; भेटणें; दिसणें; सांपडणें; गवसणें; आढळणें; ज्ञानगोचर होणें; लक्षांत येणें. [ आढळणें ]

**अढा**—पु. १ काठी, खाव बगरेभोवती घातलेला दोगीचा वळसा, विळखा. २ दोरीचा फासा; अढी; दमड; पेंच. 'मी वावडी तूं एक सडा नको मारूं आढा.'—मभा २. ३ अव.नी उप-योग—अढे; अढेपारडे पहा. [ का. अड्ड ]

**अढाउ(ऊ)**—पु. १ आढाव; सैन्यांत एक प्रकारची बरची बाळगणारा आड हत्यारी शिपाई; सामान्यतः सैनिक. शिपाई. 'भीतरी परवडी आढावाची । शत्रे उचर्तीं होती त्यांनीं ।'—एरुत्व ९.५१. २ सैन्यांतील परिचारक. जखमी आढेव्यांची सेवाचाकरी करणारा. 'अड्डुल्लसमधील माणूस. 'अढाउ—क्रीं—रोट्टीनेला । काटीचीये मानेवरी ॥'—उपा १६ [ सं. अधर्षागिक—अड्डाहइअ—आढाअ—अढाऊ ]

**अढाऊ**—वि. ( व. ) १ बदमाश. लबाड. 'ही जात जात्या फार अढाऊ, कितीहि समजुतीच्या गोष्टी सांगा पण डोक्यांत उजेड म्हणून कसा पडणार नाही. ' २ द्राड; उनाड; सूखे. ३ न पेरतां आपोआप उगवणारा; मेहनत न करतां उत्पन्न होणारा. 'ही झाडे अढाउच उगवलीं आहेत. ' [ का. अड्ड—अड—अडव ]

**अढाचौताल**—पु. एक ताल; आडा चौताल पहा. [ हिं. ]

**अढाल**—स्त्री. ढाल; निशाण; अंडा. 'फडकती तडकेचि अढाल ।'—दावि ३७९.

**अढाव**—अढाऊ पहा.

**अढाव(वा)**—पु. अढाव पहा

**अढावेढा**—पु. १ अढा पहा. २ आळा; प्रतिबंध; आडकाठी. जिन्हला अढावेढा असल्या म्हणजे मूर्खांस बरा. 'अढावेढा. **पायाला अढावेढा**—पायांत पाय ( घालणें—घुटमळणें ).

**अढाळ**—वि. ( कों ) अतिशय मोटें ( पात्र, घड इ० )—न. मोटे-स्थान ( सिंहासन, अर्धासन ). 'जे आदरिले अढाळ । राजाश्रियेचे.'—शिपु ७२६. [ सं. आधा ( न )+आळ=मोटें. किंवा अर्धाळ=अर्धासन ]

**अढी**—स्त्री. फळें पिकविण्यासाठीं गवतांत घालून ठेवण्याची केलेली योजना. **अढीत उतरणें**—अशा रीतीनें पिकणें. [ का. अडि=पकडशा ]

**अढी**—स्त्री. राम. ढीग [ का. अडकु=ढीग करणें. ते. अड=ढीग; सं. आड्य ? ]

**अढी**—स्त्री. १ पायावर पाय ठेवून, तिडा देऊन बसण्याची रीत. २ फाल्गुन अमावास्याच्या दिवशीं शकून पाहून भविष्य सांगण्याची एक रीति ( प्रामजोशी त्या दिवशीं देवळांत अठरा

धान्ये निरनिराच्या भोकांत घालून त्यावर पाणें झांकण घालतो. दुसऱ्या दिवशीं जे पाण ओलसर झाले असेल त्या धान्यानी पुढील सालीं सुवना होणार असें भाकित करतो ). ३ धान्याच्या राशीवर कडब्याच्या पेंढ्या घालून केलेलें छप्पर. ४ ( कों. ) गाई, म्हशी यांचे दूध काढतांना त्यांना घालण्यांत येणारा भाळ. ५ ( गों. ) चिर-कामासाठीं केलेली योजना. ६ दोरीचा वेढा, विळखा, दुमड; मुरड; गुंता; अढा पहा. ( ल. ) अडचण; बांधा; नड. 'एशिया निरूपण घडमोडी । तुझेनि बांळे पडे अढी ।'—एभा २०.५६. ( कि० उल्लाडणें, पडणें ) ७ तेड; मनातील गांठ; विपरीत ग्रह; अतिशय शंका—विचार; रसवा. ( कि० धरणें, पडणें ). 'कां मनिं धरति अढी ।' ८ कपाळावरील मुकृती वळी. 'भृकुटिये आढी घालोने।

—रावि १०.३९. ९ रहाड गाटयामधील रब्यांच्या वरील आडवें लांकूड ( यावर माळ टाकलेली असते ) १० मिठी. 'चरणीं घालनियां अढी । कांसव गजातें पै ओढी ॥'—मुआ ५. १०८. ११ ( व. ) स्वयंपाकासाठीं खणलेला चर [ का. अड्ड=आडवें; अडें=धीरा, टेंका ]. ० **खोर**—वि. मनांत तेड बाळगणारा; खुनशी. ० **मारून निजणें**—अक्रि. डॉक्याखालीं व पायाखालून पांघरूप दुमडून घेऊन निजणें; पांघरूप गुरफटून घेऊन निजणें.

**अढी**—स्त्री. पूजेचा एक विचित्र प्रकार ( बाशीं सोलापूरकडे ब्राह्मणांत हुंगणाची पूजा करण्याची चाल आहे; तसेंच खंडोबाच्या हुंगणाची पूजा करण्याची चाल अजून कांहीं ठिकाणीं आहे असें मांगतात ). [ सं. आधि ? ]

**अढीच्यादिढीं**—क्रि. अवाच्यासवा; अतिशयोक्तीनें प्रमाणाबाहेर; उधळेपणानें; फाजोल; वेगुमार. ( कि० वोलणें—त्रागणें ). [ ढीड हिं ]

**अढें**—न. १ घराच्या छपरावरचें दोन्ही पाख्यांमधले लांब लांकूड; अढोळा ( अडाणा पहा ). 'घरा पंच वामे असे एक आढें ।'—कचमुच २. २ मानेच्या दोन्ही बाजूचा खांबावरील भाग ( शरीराचा, अंगत घालावयाच्या बळाचा, क्षियांच्या जोडीचा ). ३ दोन माणसांनीं चालवावयाची करवत. ४ एकादी वस्तु फिरविण्यासाठीं त्यांत खुपसलेला गज, दांडा. ( जसें उंसाच्या चरकाच्या लाटा फिरविण्याकरितां वयले जोडण्याकरितां असलेले लांब लांकूड; किंवा नांग उडविण्याच्या यंत्रांतल ( कापसन ) दांडा ). ५ चाभाराची कातडे वाळत घालण्याची आडवी दांडी तुळई. **एका अढ्या खालचा**—एका घरांतल कुटुंबांतल. **अढयाला पाय लावून निजणें**—किंवा झोंप घेणें—खुशाल, स्वस्थ पटणें; अत्यंत बेफिकरपणें निजणें असणें. [ का. अड-अड्ड ]

**अढें**—न. कांस; ओटी ( गाय, म्हैस इ० जनावराची ).

**अढेकड**—पु. चाकाच्या अर्च्यानीं दोन्ही टोकें सांधणारा आडवा तुकडा. [ का. अडड+कड ]



**अडेपाट**—पु. अड्याचें लांकूड; अडे.

**अडेपारडे (डे)**—पु. अव. जमीनीच्या उत्पन्नातील गांव-पाटलाचा हिस्सा. पाटलांच हक्क—पाटलाच्या इनाम जमीनीला पामोडी व लमांनील त्याचा जो हिस्सा असतो त्याला शेजावाटी म्हणतात. सरकारांतून मिळणारा जो त्याचा पगार तो नेमणूक.

**अडेवेडे**—पु. अव. ? बेसूर आणि बेड्यादांकडया ताना घेऊन केलेंल गायन. २ वांकडे तिकडे, आड फांट्याचे टाळाटाळांचि मुंढ, हरकती, कांशा. ३ अळपिळ; आडवे तिडवे वळम. **अणें**—मंकि. कांकू करणें; अडचणी हरकती उपस्थित करणें. [का. अड्ड-अडा (डी)+ मं. वेष्टन-वेड ]

**अढ्या**—पु. मूत काढण्यासाठी किंवा मोकळे करण्यासाठी ज्या दोन खुंट्यांभोवतीं मे गुंडाळतात त्यांपैकीं प्रत्येक. [ अडे ]

**अढ्याकरवत**—पु. स्त्री. दोन्ही टोंकांस लांकूडी मुठी असलेला दोघांनीं चालवावयाचा मोठा करवत; अडे. [ अडे+करवत ]

**अढ्याचोताळ**—पु. एक ताळ. आडाचोताळ पहा. [दि.]

**अणकुची**—स्त्री टोंकःतीक्ष्ण विंदु शेवट. त्यांच्या (घोंज्यांच्या) अणकोच्या झिजल्या. '—सूव ६१. [सं. अणि+का. कुचि=लघुता.]

**अणखर**—पु. दूध काढतांना शेवटच्या जोगांने पिळाव्या लागणाऱ्या लहान धारा [ अणि+खर ]

**अणखर**—वि. १ बळकट; मजबूत; टिकाऊ, भक्कम, (लुगडे सणग—विशेषतः नारायण पेठी कापडाम, कारण तें प्रक्या रंग्याचें व टिकाऊ असतें, मगीव, शुद्ध धानूचे (दागिने) . २ कठीण-कटोर; तडका-फडकी; गोल टोक; निर्भीड (भाषण वतन) ३ दुःखप्रद-समसंकी. खोचदार भाषण ( वतमान-गोष्ट). ४ विलक्षण; चमत्कारिक. कधीं न घडणारी; अलौकिक. [का. १ अणिवर=उत्कृष्टता. सुंदरता वेतवात २ अणक=चंद्रा, निदा ]

**अणखी**—क्रि.वि. १ अधिक; जास्त. शिवाय २ पुन्हां परत. ' एकदां अटीस गेलों होतों मग अणखी कडाला जाऊं. '—उअ. आणि; व. अणिक पहा. [ सं. अन्यत+क=अणिक ]

**अणखुरणें**—अक्रि. दुधाचा पान्हा दाटल्यामुळें मड-आंचळ-ओटी ताठरें, तरारणें, फुगणें, ' गाय अणखुरली ' [ सं. अन+अर म. अणखर ]

**अणगत**—स्त्री न १ (अंगापासूनची) फांदी; अर्णा. टोंक-अंकुर. ' विशिष्टां वतांचे फोक. धीराच्या अणगटी निख. '—जा १२. १९. १. [ सं. अंग+गत ]

**अणगें**—न. (गो.) तंबाकूची मोठी मोट; अखे. गडा. ' ताणें पांच अणगीं विकनीं घेतल्यांत. ' [ का. अंडग=अखे. अर्थी गोणी ]

**अणणु**—वि. स्थूल; मोठा ' अस्थूल मी अणणु. जें काहिते मीं. '—गडा १८. १९९. तुल० ' स्थूल मी अणु. जें काहीं तें मी. '—( वं ) जा १८. १९९. [ सं. अन्+अण ]

**अणणें, अणणावळ, अणवाई, अणाआण**—आणणें पहा.

**अणदळ**—न. ( ना. ) ताम्हन. [ ? ]

**अणवुजणें**—अक्रि. चमत्कारिक—नवल—आश्चर्य वाटणें. [ अण-वूज ]

**अणवूज**—वि. १ परका; अपरिचित; नवीन. २ चमत्कारिक; आश्चर्यकारक. [ सं. अन्+वुज : प्रा. अण+वुज ]

**अणवट**—पु. एक तन्हेचा रुप्याचा दागिना ( पायांतील ); पायाच्या आंगठ्यांत घालावयाचे जोडवें 'चटपट अणवट जोडव्याचीं अटपट. दाहीं वोटीं मॅदी गंगी. '—राळा ६०. [ वैदिक सं. अणवी=बोट+वृत्. किंवा अणु=शब्द करणें. का. आणी=वाटोळेपणा+वृत्-वेडें ] गु. अणवट ].

**अणवा**—वि. ( गो. ) १ न शोभणारा. हलक्या-कमी प्रतीचा. ' तां कित्या र्थां तां सामकां अणवां. ' २ अव्यवहारी; अडाणी; मूर्ख. [ सं. अणु+वत् ].

**अणवा, अणवाणी, ( क. ) अणवाई**—क्रि.वि. अणव्या—उषड्या पायांने; अनवार्गी पहा

**अणस**—न. ( गो. ) एक प्रकारचें भात. [ सं. अणु तुल० कणिस ( कण+म ) ].

**अणस**—स्त्री. ( गो. ) दोखंडाचा वाळा; वेडें. उ० गुसळाची अणस [ का. आणि=वृतुळपणा ].

**अणसूट**—अनसूट पहा. ' अणसूट निर्मल चार वाजी. '—वेगी म्व. ८. १०९.

**अणा**—आहणा पहा.

**अणा-र्णा**—पु. स्त्री आणा. एक मोळास रुपया. आणा पहा.

**अणि-र्णी**—स्त्री. १ टोंक; शेवटचा विंदु; अप्र. ' वेसाच्या अणी इतकेंमुद्रां हटविणारा प्राणी मला मंगारांत दिसत नाहीं. '

—पपत्र १०५. २ अंकुर; अग्र ( वृक्ष, पर्ण ड० चा ). ३ ऐनवेळ; अणिवाणीची वेळ ' अणी चुकली वारा वर्षांचा वायदा '—योग्य समय चुकला कीं वारा बंधे काम होत नाहीं. ४ भोंवत्याची आर—अरी.

५ जोड्याचें बाकदार मुरडलेले टोंक. ६ लगामाचें हातांत धरावयाचें टोंक—शेवट. ७ गाडीच्या आंगांत घालण्याची खोळ—खुंटी. [ सं. अणि; ता. अणि=खोळ ]. **अण**—वि. अणकुचीदार. टोंक असणारें **अणवाणी**—स्त्री. ऐनवेळ.

**अणि-र्णा**—उअ. आणि, शिवाय; अणखी. ' कदाचित् त्या देवी, अणि फणिमणीच्या पण मुळी. '—दंक्र ३३.

**अणिक-ख**—उअ. ( कविनेत ) आणखी; आणि. —वि. वेगळा; भिन्न; विशेष; दुसरा; अन्य. ' जेथील तेंथें आणिकीं. कामा नये सर्वथा. '—दा ७. ९. १५ [ सं. अन्यत+क=प्रा. अणिक+क ].

**अणिमा**—पु. स्त्री. १ अष्ट गिद्धींतील एक, अणु एवढा लहान; अष्टमहासिद्धि पहा. ' दिले अणिमाचेंशुभ्र अष्टगुण गा. ' या

मोअनु ६.५१. २ अणुत्व; अतिशय सूक्ष्मपणा: वारकाई. [ सं अणिमन् ].

**अणिमोल**—अनमोल पहा.

**अणिया**—वि. अणीदार. 'पुढील अणिया भाले.'—उपा १८. —स्त्री. (गो.) गलबताच्या पुढता (अणकुचीदार) भाग. [ सं. अणि प्रा. अणिय=अप्रभाग ].

**अणियाळे**—वि. अणीदार. अणकुचीदार; टोंकदार; तीक्ष्ण अणियाळिया दृष्टि ।—भाए ३६५. 'दीर्घे नामिक आणियाळे ।'—एमा १४. १७५. [ सं. अणि+आळुच् ]

**अणीक, अणीकु**—अणिक पहा. उ. अणीक प्रकार, अणीक विध.

**अणीकसा**—वि. विलक्षण. असाधारण असामान्य. चमत्कारिक. [ सं. अन्यत+क+सत्स; म. अणिक+सा ].

**अणीवाणी**—स्त्री. १ गगाची—शोभाची स्थिति: शुद्धता: हमरी—तुमरीवर येण्याची अवस्था. (क्रि० येणे). 'मी सुरळीत बोलत असतां तू अणीवाणीवर येतोस हे काय' २ काय सिद्ध होण्याची जवळ आलेली स्थिति; एतप्रसंग सोक्षमोक्षाचीविल. 'आमची पंचाईत अणीवाणीस आली.' ३ निकडीचा. कठीण प्रसंग—समय. 'खाची अणीवाणी म्यां संभाळली.' [ अणी + वाणी. किवा वाणी द्वि. ]. **०चा कज्जा—भांडण—लढाई—वाद्—**कडाक्याचा, निकराचा, जोराचा कज्जा वांगेर. **०चें काम**—नाजुक काम: एतवेळेचे, अगदीं संपविलेच पाहिजे असे काम **०स येऊन नासण**—एतवेळीं विघडणे—विघाड होणे.

**अणु**—पु. १ पश्यांचा म्वनेत्र रीतीने अस्मित्व असणारा अतिसूक्ष्म भाग. रज कण (सूर्यकिरणांत जे धुळीचे कण द्रव्योच्च होतात त्यांच्या पृष्ठांमि लहान असणारा). (डं.) मोलेक्यूल. 'जे पाहतां त्रिभुवन। अणुही नोहं॥'—ज्ञा १६ उ३१. २ कालाचा एक भाग—मुहुर्ताचा (१८ मिनिटांचा) ५.४६ उ५.००० वा हिस्सा. ३ (संगीत) पावसाचा काल. —वि. अति लहान: अल्प. सूक्ष्म. तुम्हासमिचि हे गुणे अणु उणे नसे नाम हा ।'—कंका ७५. [ सं. ]

**अणुआर**—पु. वारिक चुरा चाराचुरा. 'तेथ त्रिवर्गाचा अणु आरु। आडुळ निघाला जो अपार। तो महाभारतप्राकार। भोवता केला॥'—ज्ञा १८ ३६ [ सं. अणु + अर = अल्प ? ]

**अणुगुरुत्व**—न. (पदा रसा) वाफेचे विशिष्ट—गुरुत्व; अणु सार. (मोलेक्युलर डेन्सिटी)

**अणुभाग**—अणुगुरुत्व पहा.

**अणुमन्त्रसमक**—न. (संगीत) मन्त्रनादापेक्षां चरनीने नीच नाद असणारे स्वरसप्तक

**अणुमात्र**—वि. अगदीं थोडे किंचित: ईषन्मात्र: किंचित्मात्र. तुज भय नाही अणुमात्र ।'—रावि ९. ६७

**अणुरेणु**—पु. अतिशय लहान कण: सूर्य किरणांत दृष्टीस पडतात असे जे धुळीचे वर्गें अति सूक्ष्म कण त्यांतील एक. (सामान्यत. अब. प्रयोग). 'अणुरेणु सूक्ष्मस्थूळा पार नाही। श्रुती नेती त्याही मुंडलिया॥'—तुगा २००४. [ सं. अणु + रेणु=धूल ] **०जाल**—न. १ सूर्य किरणांतील अणु परमाणु. २ अतिसूक्ष्म कणांचा समुदाय. [ सं. ]

**अणुवाद**—पु. (तत्त्व.) जगांतील सर्व वस्तुमात्राची उत्पत्ति अणुपासून आहे व हे अणु अनंत काल आहेत असा सिद्धांत. [ सं. ]

**अणुसूट**—अनसूट पहा.

**अणेगा**—स्त्री आणेगा पहा

**अणेगी, अणेकी**—वि. अनेकी अनंत. एकक 'मायासूत्राची करीनि दोगी। जो ब्रह्मादिकां खेळवी अणेगी परी।'—गिणु १. 'भणे हांचि खेळतुने अणेगी खेळी।'—दावि ३४०. [ सं. अनेक ]

**अण्णा**—पु. १ (मूळ अर्थ) वडील भाऊ. २ वटुमानाची टोपण नांव. लहान. मुळांनाहि लाडके नांव म्हणून लावतात. [ प्रा. अण्ण—अ, का. अण्णा=मोठा भाऊ ]

**अण्णाटे**—न. (गो) पायलीच्या १६ व्या भागाएवढे एक माप. 'अण्णाटेभर तांदूळ घेऊन यां.'

**अण्वी**—वि. अणुरूप; सूक्ष्म. 'अण्वी जीवकळा तेथ। पहावीं माझी॥'—एमा २०. १८७. [ सं. ]

**अत:**—किवि. म्हणून; एतदर्थ: अतएव, यामुळे; या कारणास्तव [ सं. ] **०कारणात**—किवि. अतएव. यामुळे: याकारणस्तव.

**०पर**—किवि. म्हणून, यापुढे; पुन: (नकाराची वाक्यांत). [ सं. ]

**अतएव**—किवि. याच कारणासाठी: यासाठी. 'एक परम हेमाचे लक्षण। ज्ञानपरिपाके परिपूर्ण। अतएव शानि ओळंगे आंगण।'—एमा १८. १८८. [ सं. अत एव ]

**अतखानी**—वि. (प्रां) मन्सरी: दीर्घेर्षी. [ ' ]

**अतणे**—आतणे पहा.

**अतत**—उदा. एकाएकी अचंबा, आश्चर्य वाटले असतां निघणाग उदारा अवय: 'अतत केवडा हा नदीस पूर आला !' [ सं. हा (आ) तात ! ]

**अततता**—स्त्री. १ चांचरे, अडखळत केलेले भाषण; बोलतांना लागणे २ (ल.) कांऊं, नानू करणे, मागे घेणे; कचरणे. (क्रि० कण्णे, मांडणे, लावणे. ). [ ध्व. ]

**अतताई, त्याई—त्यायी**—वि. (क्रोधाच्या भंगंत) साहसकर्म, त्रागा करणारा. (खोडकर द्राड मुल्याला लावतात. ) [ सं. आतान्यिन ]

**अतत्त्वार्थ**—वि. अमत्य: अयथार्थ. 'अतत्त्वार्थ भाषणीं धरावे मोन।'—गुच ५३. ८८. [ सं. अतत्त्व+अर्थ ]

**अतथ्य**—वि. खोटें; असत्य; बनाबट. [ सं. अ+तथ्य ]

**अतद्ब्यावृत्ति**—स्त्री. सर्व पदार्थांचा निरास करणे; आत्म्या-शिवाय सर्व पदार्थ दूर करणे—वेगळे करणे. 'धृति 'नेतिनेति' येणे शब्द । अतद्ब्यावृत्ती निषेधबोधे ।'—एभा ३.६६७. [ सं. नतत्=अतत्+ब्यावृत्ति=पृथक् करणे ]

**अतर**—अनर पहा.

**अतर्कित**—वि. अटकळ, कल्पना, तर्क न केलेले; अनपेक्षित; अचिंतित; अगोदर लक्षांत न आलेले; आकस्मिक; अकल्पित. [ सं. ]

**अतर्क्य**—वि. कल्पनातीत; अचिंत्य; गूढ; तर्क करण्यास कठीण. 'अतर्क्य महिमा तुसा गुणहि फार बा हे विधी'—केका २७. [ सं. ]

**अतर्पणीय-अतर्प्य**—वि. संतुष्ट करण्यास कठिण; समाधान न पावणारा; तृप्त न होणारा; असोसी. [ सं. अ+तृप् ]

**अतल-ळ**—न. सप्त पातालांपैकी पहिले. 'आताळो गेलों, पाताळो गेलों । तिथून आणली ... .. ।'—लोककथा. —वि. अगाध; अतिखोल. [ सं. ]. **०स्पृशी**—पु. ज्याचा तळ, ठाव लागत नाही असा; अतिखोल ( डोह वगैरे )

**अतल(ळ)स**—स्त्री. साटीन; रेशमी कापड; गर्भेशमी कापड; काळसर लाल साटीण. 'अतळस कुतन्याही साहिन्या हंदा-बोली ।'—साहे ३.४०. [ अर. अतलस ]

**अतल(ळ)स**—पु. परिमळ; स्वाद ?—मनको. 'वडे धिरडी स्वाद घेती । आतळस आपालांचा ।'—दा १८.१.८.

**अतस, अतसिका, अतसी**—स्त्री. जवस; अळशी. 'ज्या सांबळ्या अतसिका कुमुमासमाना ।'—वामन ४.३.६. [ सं. अतसी; हिं. गु. अलसी; का. अगसी; वं. तिसी; म. अळसी ]. **०पुष्प**—न. जवसाचे फूल. 'नाना अतसपुष्पांचिया परी ।'—रंयोबा ४३.

**अतक्षणी**—क्रिवि. याचक्षणी: याच वेळेला. [ सं. एतत्क्षण ]

**अतक्ष**—वि. अनभिज्ञ: विषयाची पुरी माहिती नसलेला. [ सं. अ+तक्ष ]

**अतां**—क्रिवि. सध्या; यावेळीं: आतां. [ सं. अत:; प्रा. अन्तो; सिं. इताम् ]. **०शां-शीं-शें-सा**—अलीकडे; हल्लीं; सध्यां.

**अताई-यी**—वि. १ शिक्षकाच्या मदतीवाचून 'नुसत्या परं-परेनें शिकलेला ( गवई, वैद्य ); विनाशिक्षक येत असलेली ( गाय-नादि कला ). २ ( ल. ) दक्ष; कुशल; प्रवीण. [ तुर्की अतालीक=खाजगी शिक्षक; हिं. अताई=विनामूल्य गाणारा व नाचणारा; गु. उत्तम गाणारा ]

**अतातय, अताता**—उद्ग. आश्चर्यदर्शक उद्गार; अतत पहा.

**अतात्त्विक**—वि. असत्य; असार; अवास्तविक; पोकळ; खरें नव्हे तें. [ सं. ]

**अतायत**—वि. आजन्म; सहाहयात; भरेपर्यंत. [ फा. ता-हयात ]

**अतार-री**—पु. १ सुगंधी अत्तें करणारा—विकणारा; अतारी; आतारी; गंधी. २ ( व. ) बेगड, भिन्याचे कागद, रंग वगैरे विकणारा. [ अर. इत्र; फा. अतार-री ]

**अति**—क्रिवि. पुष्कळ; फार; अधिक; जास्त; अतिशय. 'हा अति बोळतो. 'म्हू ० १ अति सवेंत्र वजेचेत=कोणतेहि वाजवीपेक्षा जास्त करणे टाळावे. २ अति तेंथे माती. —शअ. ( नामापूवी हा उपसर्ग पुढील कांहीं अर्थानीं योजतात. ) वरचढ; सरस; मार्गे टाकणारा; पलीकडे; वरून. उ० अति कटिन—कोंधी—गवे—मिष्ट—मृदु इ०

**अतिहच्छा**—स्त्री. ( विप्र. ) अतीच्छा; फार लोभितपणा; अतिशय लुब्धपणा; असोशीपणा.

**अतिकरणं**—सक्रि. ओलांडणे: पलीकडे जाणे: अतिक्रान्त होणे. 'निपजले अन्न तेंमें । दुपाहरीं कां येरें दिवसें । अतिकरें तें तामसें । घेईजे तें ॥'—ज्ञा १७.१५५. [ सं. अति+कृ ]

**अतिकाल-ळ**—पु. उशीर; अवैळ: विवैळ: योग्य वेळ टळून गेलेला काळ. ( पेरणी, भोजन वगैरेस योग्य काळ जो वर्षाकृत, मध्यान्ह इ० तो टळून अनुक्रमे शरदतु. तृतीयप्रहर इ० पुढचा काळ ). **०ळ्या**—पु. स्नानसंध्या, पूजा, भोजन इत्यादि नैमित्तिक कर्में उशीरां करणारा माणूस; अतिकालीं वागणारा माणूस. [ सं. अति+काल ]

**अतिक्रमण**—पु. १ उल्लंघन; पराभव: अतिक्रान्त करणे; ओलांडून जाणे. 'तैसा भेटल्यां न करवे । अतिक्रम ॥'—ज्ञा १३.२५९; 'तेवीं असल्याचेनि अतिक्रमे । वाचा प्रकारें सत्य संभ्रमें ।'—एभा ३.५३५. २ ( ल. ) अमर्यादा; अपमान; अव्हेर ( गुरु, शास्त्र इत्यादिकांचा ); अनादर. ३ उल्लंघन; अतिक्रान्तस्थिति. ४ ( कायदा ) अपराध; गुन्हा ( आज्ञा, हक्क उल्लंघन केल्याचा ). 'स्यावर मिळकतीवर अ० केल्याबद्दल सुकसान भरपाई.' सामा. शब्द-आज्ञा-तिक्रम, गर्वातिक्रम, कालातिक्रम, देशातिक्रम, मार्गातिक्रम, मर्यादातिक्रम, निद्रातिक्रम, भोजनातिक्रम. [ सं. ]

**अतिक्रमणें**—सक्रि. १ पलिकडे जाणे; उल्लंघणें. २ आज्ञा-मोडणें, तोडणें; अमर्यादा करणे; अवमानणें; अपराध करणे. 'ब्यसनीं स्वयें नव्हे हा आर्थ अतिक्रमिसि कां बुधा ! याला ? ।'—मोसभा ५.३९. ३ पराभव करणे; जिंकणे. ४ व्यापणें.

**अतिक्रान्त**—वि. १ ( काल, स्थळ, मर्यादा, इ० ) ओलांडलेला; पलीकडे गेलेला. २ ज्यानें अतिक्रमण केले आहे तो. ३ संप-विलेखी; होऊन गेलेली ( गोष्ट ). ४ व्यापलेला. ५ जिंकलेला. [ सं. ]

**०करण**—( नृत्य ) नाचण्याची एक तऱ्हा ( पाय संकुचित करून एकदम वर उचलून पुढें पसरणे व पुन: उंच करून खालीं टाकणे ).

**अतिक्रान्ताशौच**—न. झुतकाचा अवधि टळून गेल्यानंतर सम-जल्यामुळें धरण्यात येणारें झुतक. [ सं. अतिक्रान्त+अशौच ]

**अतिगंड**—पु. सत्तावीस योगांतील सहावा योग. [ सं. ]

**अतिचर**—वि. अतिवेगवान्; अतिचंचल (ग्रह, मंगळ वगैरे). अतिचार पहा. [ सं. ]

**अतिचार**—पु. १ (ज्यो.) एकाद्या प्रहानें पूर्व राशीचा शेष शीघ्रगतीनें उल्लूधन दुमन्या राशीवर (ठीर वळेपूर्वी) जाणें. 'तेथ एकाची ते शीघ्रगती। एक ग्रह मंदगामी होती। अतिचार कां वक्रगती। मंडळभेदें येती एकत्र ॥'—एमा २३. ८२७. २ अति वेगवान् माणूस, ग्रह इ० [ सं. ]

**अतिचौकस**—वि. फाजील, वाजवीपेक्षां जास्त चौकशी करणारा; अति चिकित्साखोर; छडा न छडा काढणारा. [चौकस पहा]

**अतिच्यार**—वि. मयदिवाहेर; फाजील; अतिचार. 'हो भाओ वाणितां जामी अतिच्यारी। तरी रसिकु कोपती ॥'—दिशु ७१९. [ अति+चर ]

**अतिछत्र(त्रा), अतिछत्रका**—१ शेषू (भाजी). २ न. वेखंडासारखा बास येणारें एक प्रकारचें गवत. ३ बडिशेप. [ सं. ]

**अतित**—पु. अतिथि पहा. ० **अभ्यागत**—अतिथि: वैरागी गोसावी, इ० पाहुणा. [ सं. अतिथि ]

**अतितत**—वि. अतिशय विस्तृत. 'पुरोभागीं जो हा अतितत सभामंडप असे।'—सारह ८.९२. [ सं. अति+तत्+त ]

**अतितार्ई**—स्त्री. अततार्ई पहा.

**अतितार सप्तक**—न. तार सप्तकापेक्षां उंच सुरांचें सप्तक. [ सं. ]

**अतितृष्णा**—स्त्री. अतिशय लोभ; हांवरपणा; अधाशीपणा; लुब्धपणा. 'अतितृष्णा न कर्तव्या'.—सुभाषित. [ सं. ]

**अतित्यार्ई**—स्त्री. अततार्ई पहा.

**अतिथि**—पु. १ पाहुणा; पांथस्थ. २ ऐन जेवणाच्या वेळीं आलेला, अनाहूत मनुष्य; अगांतुक पाहुणा. 'असा अतिथि धार्मिक स्तुतपदा। कदा सांपडे।'—केका १२१. [ सं. ]. ० **काळ**—पु. पाहुणा येण्याची वेळ; (ल.) दोन ग्रहर; जेवणाची वेळ. 'अन्न हाचें निर्धारिं। अतिथिकाळीं परियेसा।'—गुच ३२.२९. ० **द्वेष**—पु. आलेल्या अतिथी-बहूल्या द्वेष किंवा अनार. ० **पूजन**—न. अतिथीचा आदरसत्कार, स्वागत; ( गृहस्थाश्रमांतील एक मुख्य कर्तव्य ). ० **भोजन**—न. अतिथीला आपल्या पंक्तीला घेऊन करावयाचें भोजन; पाहुण्याला घातलेलें जेवण. ० **यज्ञ**—पु. पंचमहायज्ञांपैकी दुसरा—मनुष्य यज्ञ. ० **धेळा**—स्त्री. अतिथिकाळ पहा. ० **संतर्पण**—न. ब्राह्मण भोजन; अतिथियज्ञ पहा; पंचमहायज्ञांपैकी एक. 'अतिथि संतर्पण हा मनुष्य यज्ञ।'—गीर २८८. ० **सत्कार**—पु. अतिथीचें आदरातिथ्य, मान-मरातव.

**अतिथ्यरीति**—स्त्री. अतिथीच्या सत्कारासंबंधी-पद्धत-नियम. [ सं. आतिथ्य+रीति ]

**अतिदिष्ट**—आज्ञापित; अतिवेष्ट पहा. [ सं. ]

**अतिदेश**—पु. १ प्रस्तुत विषयाच्या बाहेरील विषयास एकादा नियम, मुद्दा, विधान, तत्त्व लागू करणें; लागू पडेल त्या त्या टिकाणीं लागणें. २ आज्ञा; हुकूम; आदेश. [ सं. अति+दिश ]

**अतिनीलकिरणें**—न. अव. (शाप.) सूर्याच्या वर्णपटातील नील किरणांच्या पलीकडचीं किरणें; 'अल्ट्रा-व्हायोलेट' किरणें.

**अतिपरमाणुविद्युत्कण**—पु. (शाप.) पदार्थाचा विद्युत्कण परमाणुपेक्षां लहान कण; इलेक्ट्रॉन.

**अतिपरिचय**—पु. अति स्नेह: फाजील सलामी; वाजवीपेक्षां जास्त संघटन. म्ह० अतिपरिचयादवज्ञा=कुणाकडे अति जाणें येणें असल्यास आपला आदर, मान राहत नाहीं. [ सं ]

**अतिपाड**—पु. १ अतिशय मोल, किंमत. २ (ल.) फार मोठी मीमा, मर्यादा 'ब्रह्मविद्या देतां उदारू। जे अति पाडाचे ॥'—विर्मि १.१.८६. [ अति+पाड ]

**अतिपात**—पु. (नियम) भंग, उल्लंघन: अतिक्रमण: शास्त्र, रीतीभाती यांचां न जुमानणें. [ सं. ]

**अतिप्रसंग**—पु. १ पराकाष्ठा; कमाल; अतिशयितता; अमर्यादा. २ वाईट परिणाम; अनर्थ. 'बोलांत बोलांत (किवा खेळांत खेळांत, वाद करतां करतां) अ० झाला.' ३ फार निकट संबंध; सलामी. ४ विषयांतर; अप्रामाणिक भाषण; पाल्हाळ. 'हा असो अतिप्रसंगु। न संडीं पां कथालागु।'—ज्ञा ५.६६. [ सं. ]

**अतिबद्ध**—वि. अतिक्रमण; चिक्कू. 'एकें उदारें अतिबद्धे। कुद्धे एकें ॥'—ज्ञा ११.१२६. [ सं. अति+बंध ]

**अतिबळी**—वि. अतिशय ताकदवान, बलियु. 'अतिबळी बळी छळिला।' [ सं. अति+बलिन ]

**अतिभर**—पु. विपुलता; आत्यंतता; तीव्रता; पुष्कळपणा; फार जोर; चढ. 'व्ययेनेन अतिभरें।'—विर्मि १.६.२३. [ सं. अति+भर ]

**अतिमनुष्य**—पु. अतिमानुष पहा. ('सुपरमन'ला प्रति शब्द) 'ज्यांना अतिमनुष्यकोटीचा दर्जा प्राप्त झाला,'—केले १.१८१. [ सं. ]

**अतिमर्याद**—वि. मर्यादपलीकडे; सीमेपलीकडे; नि:सीम; पुष्कळ; अतिशय; वाजवीपेक्षां जास्त; फाजील.

**अतिमात्र**—वि. किवि. अतिशय; अतीव; अत्यंत; फार; पुष्कळ. 'रखु होआवा अतिमात्रु।'—ज्ञा १३.६३५. 'कलकलती अतिमात्रे।' किवि. ८.६.११९. [ सं. ]

**अतिमान**—वि. अतिशय; बसुमार; अमर्याद; विवक्षित मर्यादेच्या पलीकडे गेलेला (काम, क्रोध, वायु, पित्त इ०.). 'ब्रह्मगोळ अतिमानें कोंदाटला।'—सप्र ८.२०.१७. [ सं. अति+मान ]

**अतिमानुष**—वि. १ मनुष्याला असाध्य असें; अमानुष; अपौरुष; अमानव. २ अलौकिक; मनुष्यापेक्षां गुणानें अधिक,

**अतिमुक्ता**—स्त्री. १ मधुमाधवीः वीरवंती; माधवीलता; कस्तुर-मोगरा. २ तिवस, ट्रेसुरणी. [ सं. ]

**अतिरथ**—थी—पु. १ रथांत वसून अमंख्य योद्वाशीं लढतो तो; मोठा योद्धा; वीर; शूर पुरुष. २ ( ल. ) वादविवादांत हार न जाणारा. [ सं. अतिरथ ]

**अतिरथीमहारथी**—पु. अव. मोटमोठे वीर; एकापक्षां एक बरचढ, पराक्रमी पुरुष; श्रेष्ठ पुरुष. [ सं. अतिरथ+महारथ ]

**अतिरस**—पु. अतितीव्रता; अतिशयपणा; अत्युष्णता. 'प्रीष्माच्या अतिरसीं। सवीजे तुणें जैसीं।'—झा ९.१०१. [ सं. ]

**अतिराग**—पु. अत्यंत राग—क्रोध. -वि. अतिगत रागीटः क्रोधी 'अतिरागा भीक मागा। त्याहून रागा देशा त्यागा.' [ सं. ]

**अतिरिक्त**—वि. १ अतिशय; मर्यादेच्या पलीकडे गेलेला. 'पूर्वाच्या काळीं मराठी व इंग्रजी शाळेंत असतांना मुलें अतिरिक्त अभ्यास करीत होतीं.'—त्रावि १०६. २ पलीकडे; शिवाय, वर, निराळा, पुढे या अर्थी समासांत. उ० एतदतिरिक्त—श्याशिवायः तदतिरिक्त—त्याहून निराळा. 'हें मला ठाऊक आहे; एतदतिरिक्त ठाऊक नाहीं.' [ सं. ]

**अतिरुद्र**—पु. रुद्राच्या १३३१ एकादशण्या. (रुद्राचीं ११ आव-तेंने=१ एकादशणी; ११ एकादशण्या=१ लघुरुद्र; ११ लघुरुद्र किंवा १२१ एकादशण्या = १ महारुद्र; ११ महारुद्र किंवा १३३१ एका-दशण्या=१ अतिरुद्र). 'अतिरुद्र केलें फळटशा।'—गुच १९.८९. [ सं. ]

**अतिरंक**—पु. भरमसाटपणा; अमर्यादपणा; पराकाष्ठा; विपु-लता; आधिक्य; कळस. [ सं. ]

**अतिरोग**—पु. कफक्षय रोग. [ सं. ]

**अतिवयस्क**—वि. १ वयातीत; म्हातारा; अतिवृद्ध; उतार बघाचा. २ ( विवाह; विद्यार्जन इ० ला ) असमर्थे नालायक. [ सं. अति+वयस्क+क प्रत्यय ]

**अतिवस**—वि. पुष्कळ; बहुवस; अतिशय. 'तैसें सकल जीवांचें जीवन। जें अतिवस प्रसन्न।'—ऋ ३२. [ सं. अति+वस् ]

**अतिवाद**—पु. १ हेकडपणाचा वाद; वितंडवाद; 'आम्हां-समक्ष करिशी अतिवाद, त्यजुनि लाज आर्येशीं।'—मोसभा ६.३६. २ निंदा; अपशब्द; कठोर भाषण. -द्वी-वि. अतिवाद करणारा. [ सं. ]

**अतिविष**—षा—न. (विप्र. अतिविख) एक औषधि वनस्पति. ही ज्वरघ्न व शक्तिवर्धक आहे. अपचन, उलटी होणें, हगवण व खोकला या विकारांवर हिचा उपयोग होतो. साल पांढरी—तांबडी बनार काळी असते. हें औषध बाळगुटींत घालतात. बखर रंगविण्याच्या कार्मीं सालीचा उपयोग होतो. -वगु १.१९. [ सं. अतिविषा; का.

अतिविषा. द्वि. अतिसः गु. अतवसः वं. आतईचः ते. अतिवासा; लं. अंकोनिटम; इं. अंकोनाईट ]

**अतिवृष्टि**—स्त्री. अतिशय पाऊस; अनर्थकारक वृष्टि. [ सं. ]

**अतिव्यय**—पु. उधेळेपणा ( मितव्ययाच्या उलट ); बेताल खर्च; उधळपट्टी. [ सं. ]

**अतिव्याप्ति**—स्त्री. १ वाजवीपेक्षां अधिक विस्तार; फाजील गोष्टींचा समावेश; मर्यादेचे उलंघन; अतिविस्तृतता. २ ( न्याय ) अलक्ष्यांवर लक्षणाची व्याप्ति; व्याख्येय जातीमध्ये ज्या ज्या वस्तूंचा समावेश व्हावा अशी इच्छा असते त्याखेरीज एखाद्या निराळ्या वस्तूचा समावेश होतो असे दिसले तर त्या व्याख्ये-मध्ये 'अतिव्याप्ति' हा दोष आहे असे म्हणतात. उ० 'पदाश्रींची देवधेव करण्याच्या साधनाम नाणीं म्हणतात,' अशी नाण्याची व्याख्या केल्यास वायका बोहण्यापासून मांडीं घेऊन त्यांबद्दल त्यास जी फाटकीं चिरगुटे देतात त्यांमहि नाणें म्हणावें लागेल; म्हणून वरील व्याख्येत अतिव्याप्ति हा दोष आहे. -सुकौ ४१. [ सं. ]

**अतिशय**—पु. १ वैपुल्य; वाहुल्य; विपुलता; भरमसाटपणा. २ अतिरंक; अत्याचार; दांडगाई. 'जो हा करूं अतिशय। कांही तुम्हां दया नये।'—तुगा ५२५. ३ मेजवानींत जेवण्याचा आप्रह. ४ अति प्रसंग; अनर्थ. 'तेवींचें संजयो म्हणे चित्तीं। हा अतिशयो या नृपती।'—झा १७.४३१. ५ निकड; तक्रार; प्रागा; जिर्कार; बरडा असल. 'तथापि अतिशय करतील.'—रा ३.४३६. ६ नेट; माथेफोड. 'म्हणे भगवत्सत्ता प्रमाण येथे। मी अतिशय व्यथें कां करूं ॥' ( कि० करणें ). [ सं. ]

**अतिशय**—वि. फार; विपुल; बहुत; वाजवीपेक्षां जास्त; भरमसाट.

**अतिशयित**—वि. अतिशय; फार; मोठे; पुष्कळ; विपुल. 'अतिशयित भाग्य त्याचें स्वीयद्वि अतिशयित दुःख कळवीलें ॥'—मोसभा ३.३९. [ सं. ]

**अतिशयैकरून**—क्रि. आग्रहानें 'अतिशयैकरून बोलावून'—ख १९१९.

**अतिशयैसी**—क्रि. वि. अत्यंत; विपुलतेनें; भरपूरपणानें. 'ऐसें आवर्षण आलें। तेणें घरचि बुडालें। पुढें देसीं सुमिष जालें। अति-शयैसी ॥'—रा ३.५.११.

**अतिशयो**—अतिशय पहा.

**अतिशयोक्ति**—स्त्री. १ स्वाभाविक गुणापेक्षां अधिक करून सांगण्याची रीत. २ वाचालता; अति बडबड; चाटाई. ३ एक अर्था-अलंकार. वस्तूचे लोकमर्यादेच्या बाहेर प्रतिपादन केलें म्हणजे हा अलंकार होतो. याच्या प्रकारांत ( अ ) भेदीं अभेदाची, ( आ ) अभेदीं भेदाची, ( इ ) योगीं अयोगाची—संबंधीं असंबंधाची, ( ई ) अयोगीं

योगाची—असंबंधी संबंधाची, (उ) कार्यकारणाच्या समकाल्त्वाची आणि विरोधाची कल्पना केलेली असते. उ० 'शोणित नदींत गेले सभरभद्रिद वाहवाहून ।'—मोभीम ३.६१; 'जो अंबरीं उफळां छुर लागलाहे तो चंद्रमा भिजतवृवरि डाय लाहे ॥'—नल ३१. ०करणें—अकि. फुगवून सांगणें; तिखटमीठ लावून सांगणें; ऋत्नेच सांगणें. [सं. अतिशय+उक्ति]

**अतिशयाणा**—वि. फार मसल्या, छुळा; अति धूर्त; फाजील शयाणा; ज्याची योजना चुकते असा; अव्यावहारिक; (ल.) मूर्ख. **म्ह०** अतिशयाणा त्याचा बैल रिकामा—वाजवीपेक्षां जास्त चिकित्सा करतो त्यास यश येत नाही. [अति+शयाणा]

**अतिशुद्र**—पु. शुद्रजातीपेक्षां हलकी जात; या जातीचा; मनुष्य असूश्य वर्गातले महार, मांग, इ०; चांडाल. [सं. अति+शुद्र]

**अतिशो**—अतिशय पहा. 'तू आधींचि काय नेणसी । कीं हे गोत्रज नोळखसी । वायांचि काय करिसी । अतिशो आतां ॥'—झा २.२४. [अतिशय]

**अतिसार**—पु. ज्यांत मलविसर्जन अतिशय होते असा—हृगवणीचा रोग; या रोगाचे प्रकार—आमातिसार, ज्वरातिसार, पित्तातिसार, रक्तातिसार, श्लेष्मातिसार, सर्वसामान्य अतिसार. यावर पित्तापाडवा गुणकारी असतो म्हणून त्यास 'अतिसारघ्न' असें नांव आहे. [सं. अति+स्र=सरणें].—री—वि. अतिसारानें पीडित असा.

**अतिशुभदर्शकयंत्र**—न. अत्यंत लहान वस्तू ज्याच्या योगानें पहातां येतात असें यंत्र. (अल्ट्रा मायक्रोस्कोप). [सं.]

**अतिसो**—अतिशय पहा. 'सोहरिकेचा अतिसो । पोखितसे ।'—अमृ २.६९.

**अतिस्नेह**—पु. गाढ मैत्री; दाट स्नेह—मैत्री; दृढ प्रेम. [सं.]—ही—जीवश्च केश्च मित्र; जिवलमा मित्र; अतिशय सलगीचा दोस्त. [सं. अति+स्नेह]

**अतिस्वार्थ**—पु. अतिशय स्वार्थ अगर लोभिश्टपणा. आप्पल-पोटेपणा; हांबरेपणा. [सं. अति+स्व+अर्थ].—थीं—वि. अतिशय हावरा किंवा लोभी; मतलबी; केवळ स्वतःपुरतें पाहणारा; आप्पलपोट्या.

**अती**—अति पहा. ०करप—(गो.) अतिरेक करणें. [गो. करप=करणें]. ०जावप—(गो.) फाजील होणें; मस्त होणें. [गो. जावप=जाणें]

**अतीत**—वि. १ गत; भूत; गेलेला; संपलेला; जवळून गेलेला; अतिक्रंत (काल, मार्ग वगैरे) उ० अतीत काल=गेलेली वेळ. 'वेणीं अतीता जन्माचें । उणें जो बाहे ॥'—झा १३.५३७; 'अतीतानागतज्ञानवंत । ऋषींश्वर मीनले समस्त ।'—एभा १.३४४. २ मुक्त झालेला; पलीकडे गेलेला. उ० कालातीत, जरातीत, दुःखातीत, वेदातीत, देशातीत, हस्यातीत, बुद्धातीत, बोधातीत, मोहातीत, लोभातीत, वयातीत, दुखातीत. 'म्हणौनि जन्मक्षयां । अतीत शको. १. ७

ते धनंजया ॥'—झा १४.५९; 'भोग भोगूनी भोगातीत ।'—एरुख ७.५९.—शय. पलीकडे; वेगळा. [सं.]

**अतीत** (प्रह)—पु. (संगीत). गायन छुळ झाल्यावर कांहीं वेळानें ताल देण्यास आरंभ करणें. [सं.]

**अतीत**—पु. १ पाहुणा; अतिथि पहा. 'तिथे समर्थी आला अतीत । सन्यासी ब्रह्मचारी अन्नार्थ ॥'—एभा ८.१५४; 'पाळी देव आज्ञा ब्राह्मणांचा मान । अतीतपूजन वैष्णवांचें ।'—तुगा १०२. २ बैरागी; भिकारी; पांथस्थ. 'अतीत वेषा देउन तुजला नेतों मी विपिनांत ।'—रत्न २.२. [सं. अतिथि]. ०अभ्यागत—पु. अतिथि; पाहुणा; आंगुठक. [सं. अतिथि+अभ्यागत]

**अतीतणें**—अकि. होऊन जाणें. 'येथें भूतें जिथें अतीतलीं ॥'—झा ७.१६१. [सं. अतीत]

**अतींद्रिय**—वि. इंद्रियांस आकलन न होणारा; त्यांच्या सामर्थ्या बाहेरचा; इंद्रियांस अगम्य, अगोचर (परमाणु, ईश्वररूप, इ०.) 'जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ॥'—झा ६.३३. [सं. अति+इंद्रिय]. ०विचारसंक्रांति—संक्रमण, ०सहस्रंवेदन—न. दूरच्या-दोन इसमांच्या मनांत एकाच वेळीं एक विचार—भावना येणें. 'टेलि-पथी.' ०ज्ञान—न. पंच ज्ञानेंद्रियांस आकलन न होणारें ज्ञान; इंद्रियांस अगम्य ज्ञान; भूत भविष्य कालासंबंधी, तसेंच दुसऱ्याच्या मनांत काय विचार चालले आहेत त्यांचें ज्ञान. ०ज्ञानी—वि. अतींद्रिय ज्ञान असलेला.

**अतीव**—कि. वि. फार; पुष्कळ; अत्यंत; बहुत. [सं. अति+इव]

**अतुट**—कि. वि. सतत; न तुटतां; तूट न येतां; अतूट पहा. [अ+तुटणें. सं. अ+तुटित]

**अतुडणें**—आतुडणें पहा.

**अतुर**—आतुर पहा.

**अतुबळ**—न. अपार शक्ति; धाडस. —वि. बलाढ्य; शक्तिमान 'यादव करुनि अतुबळ । नाना दुष्ट दमिले सकळ ॥'—एभा १.२२१. [सं. अतुल+बळ]. —बैली—ळी—अतिशय कणखर; मजबूत; बलाढ्य; दांडगा; पराक्रमी; बिनजोड; धाडसी. 'ज्ञान-मार्गी अतुबळी । तुमचें दैन्य हरील ॥'—गुच ५.३१. (ल.) फारच मोठा; अवाढ्य; अचाट.

**अतुल**—वि. (विप्र. अतूल); तुलना नाही असें; बिनजोड; असामान्य; अनुपम. 'अतुल बळे अतिप्रबळ । बाढले जें यादव-कुळ ॥'—एभा १.२२७. [सं.]

**अतुलनीय, अतुल्य**—वि. १ बिनजोड; तुलना करावयास योग्य नाही असे. २ असमान; असदृश. अतुल पहा. [सं.]

**अतुवट**—आंतुवट पहा.

**अतुष्ट**—वि. असंतुष्ट; नाखूष; असमाधानी; अतृप्त. [सं.]

**अवृट**—वि. १ तूट न येणारें; सधुद; पुष्कळ; अक्षय (धान्य वगैरे). २ अढ्यळा न झालेले; अप्रतिबद्ध; सतत; अर्भग (दुष्टि

वगैरे). ३ घट; सोडण्यास किंवा तोडण्यास कठिण. 'आलिगनी मैद-पासू। अतृट कंठी शिरकला।' -मुआदि ३५.८९. ४ अखंड; पूर्ण; अनुदित (अक्षता, तांदूळ-कणी नसलेले वगैरे). [सं. अ+तृट्-श्रुति]. ०भाता-ज्यांतील बाण कधी संपत नाहीत असा भाता; अक्षयतृणार.

**अतृप्त**—वि. असमाधानी; तृप्तता न झालेले-पावलेले; असंतुष्ट; अपूर्ण; न भरलेले (पोट). [सं.]

**अतृप्ति**—स्त्री. असमाधान; असोशी; हांव; लोभ; लाहो; वख-वख. [सं.]

**अत्रे**—क्रि. (खा.) आतां. [सं. अतः]

**अतेव**—अतएव पहा.

**अतोनात, अतोनास्त**—वि. अतिशय; बहुत; पुष्कळ; विपुल. 'यापार्शी अतोनात द्रव्य बाहे.' 'नदीस अतोनात पाणी आले.' [सं. अतः+नास्ति]

**अतौत-ता-ती-ते**—शब्. आंत; मध्यं. 'तेथे कृष्ण जळा अतौता।' -निगा ४५; 'आणि कोणासहि जगा अतौता। काळी मुष्टीची बाधा होतां।' -नव ६.५२. आतौता पहा. [सं. अन्तः]

**अत्कारी, अदूकारी**—अधिकारी पहा.

**अत्तर**—न. सुवासिक फुलांचे अगर पदार्थांचे शुद्ध सुवासिक सत्त्व, अर्क; सौमधिक अर्क; पुष्पगंधार्क; निरनिराळे प्रकार:-१ वाळा (हिंदी खस), २ मेंदी (हिं. हिना), ३ गुलाब (हिं.), ४ मोतिया (मोतियाच्या फुलांचे), ५ पाच पानडी, ६ चमेली (जाईजुईच्या फुलांचे), ७ केवडा. वरील पदार्थ एका भांड्यांत पाण्यासह घालून त्याची वाफ करून ती एका नळीद्वारा दुसऱ्या थंड भांड्यांत साठवितात. त्या वाफेचे द्रवरूप ते अत्तर. [अर. इत्र. तुल० इं. आटो]

**जाळणे, राचे दिवे लावणे**—मुखपणाने उधळपट्टी करणे. 'अगोदर अत्तराचे दिवे जाळून मग काय धुळीचे दिवे खात जावयाचे आहे?' **गुलाब**—सभा बरखास्त होण्यापूर्वी सभासदांस पान-सुपारी, अत्तर, गुलाबपाणी वगैरे देण्याचा विधि; (सामान्यतः) पानसुपारी; संभावना. [फा.]. **दाणी-नी**—अत्तर ठेवण्याचे पात्र. 'त्यांत फुले अ०। लोकामार्जी मिरवतसे ॥' -नव २०.१०१. [अर. इत्र+फा. दान]

**अत्तां**—क्रि. ह्याक्षणी; आतांच; हल्लीं. [सं. अतः; प्रा. अत्त; म. आतां; खा. अते]

**अत्तार-री**—गंधी; सुगंधी; आतार पहा.

**अत्तुरी**—स्त्री. (काव्य) स्त्री; भार्या; बायको. [अस्तुरी, अंतुरी पहा]

**अत्यंत**—क्रि. वि. अतिशय; फाजील; फार; मनस्वी; बेसुमार; अमर्यादपणे; बहुत; बेहद्. [सं.] **अत्यंत-पु. निक-**

टचा, अगदीं जवळचा नातलग; अति प्रीतीचा माणूस. 'दारा पुत्र धन यौवन। बंधु सेवक अत्यंतस्वजन।'

**अत्यंतभाव**—पु. १ तिन्ही कार्त्वी किंवा कधीहि एकादी वस्तु अस्तित्वांत नसण्याची स्थिति; पूर्ण अभाव. उ० वंध्येचा पुत्र. २ (न्याय) अभावाच्या चार प्रकारांपैकी एक प्रकार; अभाव पहा. [सं.]

**अत्यय**—पु. १ विध्वंस; शेवट; अखेर; नाश, सुकसान; नाहीसे होणे. सामा. शब्दः धनात्यय, धर्मात्यय, पापात्यय, प्राणात्यय, भ्रमात्यय, मोहात्यय, सत्यात्यय. 'जीणे असे अत्यय पातकासी।' -सारुह १.३९. २ सोडणे; पलीकडे जाणे; त्याग करणे. (ल.) मरण. उ० गेहात्यय, दारात्यय, देहात्यय, पुत्रात्यय. ३ अतिशय, पराकाष्ठेचे, मर्यादेबाहेर, असणे; अमर्यादता; अतिक्रान्ता. [सं. अति+इ=जाणे]

**अत्यर्थ**—वि. क्रि. वि. पुष्कळ; अतिशय; फार; अतोनात. [सं. अति+अर्थ]

**अत्यवस्थ**—वि. मरावयास टेंकलेला; मरावयाच्या बेतांत असलेला; मरणोन्मुख. (अत्यावस्थ रूप चुकीचे आहे.) [सं. अति+अवस्था]

**अत्यवस्था**—स्त्री. वाईट-बिकट दशा (शरीराची). 'माणे कांहीं दिवस मदनमंजरीची अत्यवस्था झाली होती.' -ममं १४१.

**अत्या**—आत्या पहा.

**अत्यागी**—वि. कामुक; वासनायुक्त; फलेच्छा न टाकणारा. 'एवं गोंविले संसारें। अत्यागी ते।' -ज्ञा १८.२५६. [सं.]

**अत्याग्रह**—पु. अतिशय आग्रह; निकड; माथेफोड. [सं.] **-ही**—वि. अतिशय आग्रह करणारा-धरणारा.

**अत्याचार**—पु. १ अविहित, व्यवहाराविरुद्ध वर्तन. २ अधर्माचरण; अनुचित आचार. ३ बलात्कार; जुद्धम. 'चाळू हिंदवासियांवरेचे राज्यकर्त्यांचे अत्याचार आपणखी किती दिवस सहन करावयाचे?' -के १६.४.२०. ४ (कोष्टे देखील धुजून ज्याची इ० छांदिष्टपणा दिशण्याजोगा) अनवश्यक आचार. ५ बेकायदेशीर राज्यद्रोही, क्रांतिकारक कृत्य. 'हिंदुस्थानांत इतर कोठेहि अत्याचार झाला तरी मी (गांधी) माझा निश्चय पार पाडणार.' -के २५.३.३०. [सं.]. **-री**—१ विहित आचार-विधि सोडून वागणारा; अतिरिक्ताचारी; नेमाळ्या; फुकून पाजळ टाकणारा. २ तुळमी; कुकर्मी; पापी. ३ क्रांतिकारक.

**अत्यादर**—पु. १ विशेष आदर; सत्कार; स्वीकार; सन्मान; अंगीकार. 'असेल अशि आवडी करिशि कां न अत्यादर।' -केका ६१. २ विशेष प्रेम; श्रद्धा. 'मज हृदयीं सदगुरु। जेणे तारिलों हा संसार पुरु। म्हणऊनि विशेषे अत्यादर। विवेकावरी।' -ज्ञा १.२२. [सं. अति+आदर]

**अत्यायस्य**—अत्ययस्य पहा.

**अत्यासक्त**—वि. एखाद्यासंबंधी विशेष आवड-गोडी-आसक्ति असलेला; अत्यंत उत्सुक-तत्पर-तल्लीन. [ सं. ]. —क्ति-की. विशेष ओढा, कल, आवड, शोक; तल्लीनता; तत्परता; अत्यंत प्रेम, भक्ति. [ सं. अति+आसक्त ]

**अत्युक्ति**—की. अतिशयोक्ति पहा. 'अत्युक्ती ही नाही नाही। खरेच तुजला कथितो ॥' —टिक ३७. २ वाचाळता; बडबड. [ सं. ]

**अत्युद्धार**, **उधात**—पु. एक प्रकारचा वात; यांत रोग्याला ढेंकरा फार येतात. [ सं. अति+उद्धार,+वात ]

**अत्युष्ण**—वि. अतिशय उष्ण; तप्त. [ सं. ]

**अन्न-त्रे**—क्रि.वि. ह्या स्थळीं; येथे. 'अन्न गंध सुमनी पूजा। करीतसे धर्मराजा ॥' —कथा ६. २१.४. ('अन्न गंध-पत्र-पुष्प-धूप-दीप' ६० पूजा मंत्र) [ सं. ]

**अन्न**—अन्नप-ब पहा.

**अन्नक**—(गो.) प्रतिबंध. 'प्रसिद्ध लेखाने आईकट करून एकत्र राहण्यास अन्नक होत नाही.' —गोमांतक रीतिभाति, पृ ११. [ अटक ]

**अन्नत्य**—वि. येथील; या ठिकाणचे; स्थानिक. [ सं. ]

**अन्नप-फ-ब**—वि. १ अधिक; फालतुक; जास्ती; रिकामा; निराळा. 'तुम्हापारी अन्नप अंगरखा असेल तर बा.' २ जवळचा, शेजारचा, समोवतालचा. [ अर. अन्नाफ् ]

**अन्नप-ब**—न. अनिश्चितपणा; असंबद्धपणा; दुटप्पीपणा (भाषणाचा, आचरणाचा वगैरे). (कि० ठेवणे, राखणे). —वि. अनिश्चित; मोघम. 'चार तंट्यांतून तीन निवडले एक अन्नप राहिला आहे.' —क्रि.वि. असंबद्धपणे; विसंगतपणे; अनिश्चितपणे; दुटप्पीपणाने. [ सं. अन्न कः संदेहः याचा संक्षेप ? अर. अन्नाफ् ? ]

**अन्नवीद**—वि. (गो.) बेंसुर्वतखोर. 'सगल्यांभितर हों चढ अन्नवीद.' [ पोतुं. आत्रेव्हीदु ]

**अन्नाप-फ**—वि. अन्नप पहा. 'वरकडही अन्नाफ शिलेदार वगैरे लोकांस याचप्रमाणे ताकीद आहे.' —रा ७.५४. [ अर. (तरफ-अव.) अन्नाफ्=बाजू; समोवार. तुल० ते. अन्नापु=शेजारचे ]

**अत्लस**—रेशमी कापड; साटीण; अतलस पहा. 'अत्लस हात चौदा.' —रा. ३.१९.

**अत्वातत्वा**—अद्रावद्रा पहा.

**अत्विख-ष**—अतिविष पहा.

**अथ**—अ. १ (संस्कृत ग्रंथांरंभी लिहिण्याचा शुभ शब्द) आतां येथून; पुढे; नंतर; अशा रीतीने. २ अथवा. 'आपण अथ असे विकिले मग एक बसो अथ दोन वरी।' —वामन ४.४. ० **पासून इतिपर्यंत**—आरंभापासून अखेरपर्यंत. आदीपासून अंतापर्यंत; सायंत. [ ग्रंथाच्या आरंभी 'अथ' व शेवटी 'इति' असते म्हणून ]

**अथज्या**—क्रि.वि. (ना.) इकडे. [ सं. अन्न+ज्य ]

**अथर्गण**—न. (कों.) रानटीपणाची, आडदांड वागणूक; आरडा-ओरड; अग्रहास; आदळ आपट; शिबी-गाळ; उतावीळपणा; घाई किंवा आग्रह; तारांगण. [ सं. अथर्वण ]

**अथर्वण**—पु. १ चौथा वेद. 'अथर्व' वेदाची २० कांडे आहेत. त्यांत जारण-मारण यांसंबंधी मंत्र आहेत. याचे वैतानस नांवाचे श्रौतसूत्र असून कौशिक वगैरे गृहसूत्रे आहेत व त्या त्या ग्रंथांत अथर्ववेदांतील तत्तद्विषयक मंत्रांचे विनियोग दिले आहेत. २ अथर्ववेदाचा ऋषा-संपादक ऋषि. ३ आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याची चहाडी, लावालावी इत्यादि खेळ करणे किंवा जो करतो तो. [ सं. ] **विचित्र**—अथर्ववेदांत सांगितलेले कर्मे; जारणमारण. **अथर्ववेदी**—अथर्वण संस्कार ज्याच्या परंपरेत आहेत असा ब्राह्मण; त्या शाखेचा.

**अथर्वणे**—क्रि.वि. (गो.) अर्धावीण. [ अर्थ+विना ]

**अथवा**—उभ. पक्षांतरबोधक अव्यय; अगर; किंवा; निर-निराळे किंवा विरुद्ध पदार्थ, शब्द किंवा गोष्टी अल्पा अगर वेगळे करण्यासाठी योजावयाचा शब्द. साधारण मानाने किंवा, व, अथवा हे शब्द सारख्याच अर्थाने योजतात. [ सं. अथ+वा ]

**अथाक**, **अथांग**—वि. (काव्य) तळ, ठाव, थांग लागत नसलेले; अतिशय खोल; अतल्पस्थ. 'क्षमा आणि शांतीचा हुजा अथाक सागर तूं।' —प्रला १७१. [ सं. अस्थाय=फार खोल; प्रा. अत्यथ=अगाध ]

**अथापि**—उभ. असे असतांहि; तथापि; तरीसुद्धां. 'तो कोपून शिब्या दळे लागला अथापि मी बोललो नाही.' [ सं. अथ+अपि ]

**अथांबी**—क्रि.वि. अथांग; खोल. 'बधू गौतमाची पतीशाप डोही। बुडाली अथांबी शिलारूप होई।' —वामन-बोध ३०. (अकक्रमा २) [ अथांगी अप. ]

**अथारी**—की. १ (व.) (काही वखरवाले मिळून) समाइकीने शेत वखरण्याची अगर नांगरण्याची पाळी. 'आमच्या शेतांत उघां अथारी चाले.' २ एकाद्या शेती कामाच्या मोबदल्यांत गडीमाण-सांना दिलेले जेवण. 'रामाने शेती नांगरल्यानंतर आपल्या सर्व गड्यांना अथारी दिली.' [ ? ]

**अथाव**—वि. १ खोल; ओंढ; अथांग; अगाध. —पु. खोल पाणी. 'पै अथावी घट बुडाला।' —ज्ञा ८.६५; 'जेवीं अथावी पडिला चिरा। तेवीं बाहिरा निर्जो न शके।' —एमा ५.२९८. २ खोली. 'तो विषयविधाचा अथावो।' —ज्ञा १८.१०५४. [ सं. अ+स्थापय्; प्रा. अ+ठाव ]

**अथिमाय**—वि. (व.) बायल्या; नामद. 'इतका कसा अथि-माय तूं ?'

**अथिर**—वि. चळवळ्या; चळवळ करणारा. —लिपु. [ सं. अस्थिर ]

**अथिल**—ला—वि. आश्रय केलेला; योग्य; समर्थ; थोर; भाग्यवान. 'चिद्भाग्ये अथिला विदेह भिथिलान्नपाळ भूपावली।' —आसी १. आथि—ला पहा. [ सं. अस्ति; प्रा. अत्थि+ल ]



**अथिलीयडी**—स्त्री. अलीकडील बाजू: ( ल. ) आस्तिक्य बुद्धि. [ सं. अस्ति+तट ]

**अथिलेपण**—न. थोरपण: सामर्थ्य; भाग्य; आथिलेपण पहा  
**अथी**—आहे; आथी पहा.

**अथेति**—अ. आरंभापासून शेवटपर्यंत; अथपासून इतिपर्यंत. [ सं. अथ+इति ]

**अद्**—वि. अर्धा; निमा; शब्दांना हा उपसर्ग म्हणून लागतो. जसे:—अदकोस; अदखंडी; अदगज; अदघडी; अदतोळा; अदधडी. अदपाव; अदमण; अदशेर; इ०. [ सं. अर्थ: गु. अद-ध: पं हि. अद, आद; कौ. अद ]

**अद्**—न. (शाप.) एक अधातु द्रव्य: इं. आयोडिन: हे औषध व फोटोग्राफीत उपयोगात आणतात.

**अदकाव-अदकावाचा**—अधकाव पहा.

**अदखणा**—वि. १ कुरूप: देखणा नव्हे तो. २ ज्यास पाहवत नाही तो; परोत्कर्षासिंहण; दुष्ट; मत्सरी. 'आहूत झोड आदखणा ।' —दा २.३.२८; 'पंडीत वाचाळी ठकडे अदखणी। घडिघडी करिती निंदा जाचणी।' —दावि ४५८. [ सं. अ+दर्शन: प्रा. अ+द+खण: म. अ+दखणा ]

**अदगळणे**—अक्रि. (व.) झुरणे; दु:खित होणे; व्यथित होणे; बेदानांनी विव्हाळ होणे. 'खांडकाने रात्रदिवस तो अदगळतो.' [ सं. अर्ध+गल् ? ]

**अदट**—वि. १ दड; निश्चल. 'रुक्मिणीचा भक्तिभावो अदट ।' —कथा ४.८.१७३. २ धीट; अजिक्य: पराक्रमी; सामर्थ्यवान. 'अगवंत महाअनुबेळी। अदट दैत्यातें निदाळी ।' —एमा २.७७६. [ सं. दड; प्रा. दळ. तुल० का. अदटु=सामर्थ्यवान ]

**अदंडनीय-अदंड्य**—वि. दंड-शिक्षा-शासन करण्यास अयोग्य. [ सं. ]

**अदत्**—स्त्री. १ अहल: शासन. 'त्याने आपणास धडलेल्या अदतीची हकीकत त्यास सांगितली.' —बाळ २.१. २ खोड: संवय. (वाईट) स्वभाव. (कि० धरणे, पडणे, लागणे. ) [ अर आदत्=संवय, चाल ]

**अदत्त**—वि. १ न देणारा; कृपण; चिक्कू: कवडीचुंबक; कडू. 'आहूत झोड आदखणा ॥' —दा २.३.२८. २ न दिलेला. [ सं. अ+दा ]

**अदना**—वि. नीच; कनिष्ठ; अदना पहा. [ अर अदना=कनिष्ठ ]

**अदपाव**—पु. अर्धापावशेर; शेराचा आठ्ठा हिस्सा. [ सं. अर्ध+पाद ]

**अदपुस्तिक**—न. (शाप.) अद(आयोडिन)संयुक्तद्रव्य; जखमा भरून काढण्यास उपयोग. इं. आयडोफॉर्म.

**अदब**—स्त्री. मर्यादा; विनय; नम्रता; सन्मान; प्रतिष्ठा; मोटेपणा; आदर. (कि० ठेवणे, राखणे, संभाळणे, राहणे). **चालविणे**

=सन्मान राखणे. **धरणे**—सलामी देणे. 'फौजेचा कदम धरि अदम झडतो शिळका ।' —ऐपो २४०. **वजावणे**—छातीवर एकावर एक हात ठेवून नम्रतापूर्वक उभे राहणे (मुजरा करणे, मान देणे). [ अर. अदब=मर्यादा राखणे; नम्रता: शिष्टाचार ]

**अदब**—पु. १ चिंता: श्रम: दु:ख; त्रास. (कि० पडणे, पावणे, सोसणे). २ निकड, जरूरी (कामाची, बाबीची). (कि० पडणे). [ दबणे ]

**अदबखाना**—पु. नुरंग; कैदखाना. 'हरदोजणास अदबखाना ठेवले.' —रा १८.१९. 'आठदहा महिने अदबखाना, पायीं बेडी घालून बहुत कष्टी केले.' —वाड सनदा ३४ [ अर. अदब ]

**अदबणे**—अक्रि. १ खालावणे; अशक-अधू होणे; खितपत पडणे (आजाराने). २ टेकौला येणे-गांजणे, वेजार होणे (दु:खाने-त्रासाने, पीडेमुळे). ३ रंजीम येणे: मेटाकुटीस येणे: थकून भागून जाणे (श्रम-मेहनत-कष्ट-काळज्या यांनी). ४ परिश्रम करणे; काबाडकष्ट करणे: अनि खटपट करणे: दगदग सोसणे. 'मी लमा-विषयीं अदबलो तेंव्हां तें झालें.' [ दबणे ]

**अदबशीर**—क्रि. नम्रतापूर्वक; लक्षपूर्वक; काळजीने; कळकळीने. (कि० ठेवणे-राखणे-सरणे-हालणे). —वि. १ पडदा इत्यादिकाने अच्छादिलेले; सुरक्षित; मर्यादेने राहिलेला. 'हीं कांचेचीं भांडीं पेटीत ठेवा म्हणजे अदबशीर राहतील.' २ आदर वाळगणारा; सन्मान ठेवणारा. ३ आटोपशीर. [ अर. अदब ]

**अदभागी**—वि. हतभागी; फुटक्या कपाळाचा-नशीबाचा; दु:खी व दरिद्रि; उपभोग नशीवांत नसणारा. [ सं. हतभागिन ]

**अदंभित्व**—न. (काव्य) साधेपणा: नम्रता: आळ्यता नसणे; हांग न करण्याचा गुण: साधुपणा. 'तरि अदंभित्व ऐसे । लोभियाचे मन जैसे ॥' —ज्ञा १३.२०२. [ सं. ]

**अदभ्र**—बहुत: मोठा: फार. 'अन्योन्य कृताघाते वा मूर्छा पावले अदभ्रा ते ।' —मो. [ सं. अ+दभ्र=लहान ]

**अदमण-णी**—पु. स्त्री. अर्धामिण (माप-वजन); अर्धामिण वजनाचा जिन्नस. [ सं. अर्ध+मान ]

**अदमणका, अदमणा**—वि. अर्ध्या मणाच्या वजनाचे-मापाचे (भांडे, वजन, दगड इ०).

**अदमास(से)-णे**—अजमास(से)-णे पहा.

**अदमु(मो)रें**—न. पूर्णपणे न विरजलेले दूध; विरजण लावल्या-पासून अजमासे १२ तासांत तयार होणारे दही: गोड दही; थोडा आंबटपणा असलेले दही: अंधं मुरलेले. **घालणे**—(बायकी) विरजणाची अंधेवट स्थिति करून ठेवणे. [ सं. अर्ध म. अद + मुरणे ]

**अदंदिणे**—कोवळे चांदणे ? 'अदमुरे चांदिणे फोडिजे । कैवांचा मकरंडु काडिजे ।' —शिशु ७७६.

**अदम्य**—वि. दमन करण्याला कठिण; ताब्यांत आणण्यास कठिण: वशा, अंकित करण्याला अयोग्य. [ सं. ]

**अदय**—वि. निर्दय; क्रोध; दुष्ट; निष्करुण. [ सं. ]

**अदरून**—आदरून पहा.

**अदर्शन**—न. १ दर्शन न होणे; नाहीसे होणे. २ दिसण्याची स्थिति नसणे; न दिसणे; लोप; तिरोधान; अट्टावस्था. [ सं. ]

**अदल**—वि. वास्तविक; खरा: रास्त; न्यायी. 'या खटल्यांत अदल इन्साफ झाला.'—विक्षिप्त १.४०. —पु. इन्साफ करणारा. अहल पहा. [ अर. अदल=न्याय ]

**अदल**—अदळ पहा.

**अदलंड मदलंड**—अधलंड मधलंड पहा.

**अदलबदल**—( क्रौ. ) अदलाबदल पहा.

**अदला**—वि. मांलेतील पहिला किंवा सर्वांत पुढचा: आधीचा: अगोदरचा: आरंभीचा; पहिला. [ सं. आदि ].—**लें वर्ष-साल**—मागील वर्ष: गतसाल; गुदस्त साल. **० दिवस**—विवक्षित दिवसाच्या मागचा; अगोदरचा.—**त्या घरचा** पहिल्या नवऱ्यापासून झालेला ( मुलगा ). **० जन्म**—मागील जन्म. **० मधला**—मधल्या भागांतला: ना पहिला ना शेवटचा; कोटला तरी.

**अदलाबदल**—स्त्री. १ ह्यांचे त्याला व त्यांचे ह्याला असा फेरफार; येथले तेथे, तेथले येथे; परस्पर देवघेव; बदलाबदल; मोबदला. २ ( न्यायार ) चढल्या व पडल्या भावांत विक्री; इं. एक्स्चेंज. [ बदल द्वि. ]

**अदवासुंठ**—स्त्री. आलेंमुंठ. 'अदवासुंठ चार टाक.' [ सं. आद्रेक; हिं. आदरक=आलें; गु. आडु=मुंठ ]

**अदवेचा**—आदवेचो पहा.

**अदशेर**—पु. अर्धशेर ( माप किंवा वजन ). [ सं. अर्ध+शेर ]

**अदहनीय-अदाह्य**—वि. जाळण्याला किंवा दहन करण्याला कठिण अयोग्य: दहन न करतां येण्यासारखे. [ सं. ]

**अदळ**—वि. १ अयोग्य; असार; गर किंवा मगज कमी असलेला. २ कबा; हळवा. उ० अदळ पोटाचा किंवा कासोठ्याचा = ज्याचे पोट हळके आहे किंवा ज्याला लवकर शौचास होतें असा; मृदुकोष्ठ अदळकानाचा = ज्याच्या जवळ गुप्त मोट्ट टिकत नाही असा; चहाड-खोर. [ सं. अ+दळ ], **० पण**—असमर्थता; अयोग्यता; असारता. 'जे अदळपण देखिलें। तुझिये प्रजे।'—ज्ञा १३.९४९.

**अदळ**—पु. स्त्री. १ शीज; वापर; वर्दळ; रहदारी; त्रास; जिंकीर: छळ; अटाआट. २ घाव; धक्का; हेलकावा. ( क्रि० काढणे, लागणे, लावणे ) 'दारिद्र्याचा अदळ संपत्तिमानास फार लागतो.' 'ह्या ओठ्यावर सर्वांचा अदळ.' [ सं. आ+दळ ]. **० अ(आ)पट**, **० उपट**, **० उप(फ)ळ**, **० धोप**, **० धोपट**, **० ला आदळ**—स्त्री. रागाच्या भरांत चीज वस्तूची फेकाफेक; दंगा; धिगाभस्ती.

**अदळणे**—उक्ति. १ कोसळणे; धडकणे; थडकणे; आपटणे.

'आधि नगाटी घाला धैर्येख्व आदळोनियां भम।'—मोक्षणे १.१८.

'जैसा पवंतावरी पडला पवंत। तैसा सुप्रियावारी आदळत।' २

चालून जाणे; तुटून पडणे; जोरातें हल्ला करणे. 'एधून फौज उठली

ती थेट किल्ल्याच्या माचीस जाऊन अदळली.' ३ ( ल. ) अधाशी-

पणानें खाणे; ( दांताखाली ) रगडणे. [ सं. आदळन; किंवा अद=

खाणे+ल स्वार्थी. —भाअ १८३४ ].

**अदा**—पु. १ नखरा; नजर फिरविणे, डोळे मोडणे वगैरे

शुंगारिक हावभाव: अभिनय; विलास; अंगविक्षेप; चेष्टा; ऐट.

'डबगहिऱ्यांत उभी होती शयनांत खण अदाची मारी लहरा।'—

पला ७२. 'हसत मुख सदां पाहुन तुझी आदा। भुलून झुकले।'—

हो १३५. 'त्या मैफरींत त्या नाटकशाळेनें अदा करून लोक-

रंजन केले.' २ खूण; शकून; चेष्टा. 'जवळ जाऊन पहातो तों

कावळा अदा दावितो।'—अफला ७५. [ ? ]

**अदा**—१ लाभ; नफा; फायदा. २ संग्रह; सांठा; संचय;

मुद्दल; भांडवल: मालमत्ता. ३ उत्पन्न; वसूल; मिळकत; प्राप्ति.

'अदा पाहून खर्च करावा.' 'तीन टक्के अदा त्रेपन्न टक्के खर्च.' ४ पूर्ण

करणे; भरपाई; फेड. 'आम्ही आपला आमील ठेवून तुमचा पैका

अदा करून देऊं.'—दिमरा १.२१४. **करणे**—फेडणे; देणे; वारणे;

देऊन टाकणे ( मागणी, कर्ज ). [ अर. आइदा किंवा अदा. तुल०

मं. आ+दा=देणे. प. आदाय ]

**अदाई**—स्त्री. १ मिळकत; प्राप्ति; उत्पन्न. २ भरपाई; फेड.

३ ( ल. ) कामाची पूर्णता. —वि. हातीं आलेले; भागविलेले—देऊन

टाकलेले-पैसे. [ अदा ]

**अदाता**—वि. अनुदार; कृपण; कंजूप. 'अदातयांचे उंच मंदिर।'—

रावि ६.३४.

**अदातत्व**—न. कृपणपणा. [ सं. ]

**अदांभित्व**—अदंभित्व पहा.

**अदालत**—स्त्री. १ न्यायकचेरी; न्यायसभा; कोडत; कोर्टे.

२ खटला; चौकशी: इन्साफ: न्यायव्यवहार. [ अर. ]

**अदावत**—स्त्री. १ वैर; दुष्टावा; हेवा; भाऊवंदकी; अकस;

शत्रुत्व; द्वेष; मत्सर; दावा. उ० अदावतीच्या फिर्यादी. २ आळ;

दोषारोप. ( क्रि० करणे, घालणे, घेणे, पडणे ). ३ दुखापत. ४

संकट. —**ती-त्या**—वि. द्वेषा; अदावत आणणारा; भांडखोर; कुमांड

रचणारा. [ अर. ]

**अदावळ**—स्त्री. १ खोडसालपणा; टवाळकी; दांडगाई; चेष्टा;

उपद्रव ( लहान मुलांचा ). २ खोटा आरोप; तोहोमत; दोषारोपण;

आळ. ( क्रि० घालणे, टाकणे, घेणे. ) 'मल्हारावर यांनी पुत्राच्या

कटाक्षे हे अदावळ घातली आहे.'—भाब ६. ३ लचांड; संकट;

छळ; त्रास. [ अदा+वळ; किंवा अदावत ]

**अदिति**—स्त्री. इंद्रादि देवतांची—आदित्यांची माता. [ सं. ]

**अदिनाशंभा**—शुक्रवारची रात्र. [ फा. ]

**अदीक**—( गो. ) अधिक पहा.

**अदीचेव ( वि )दीं, अदींविदीं**—आदींचे विदी पहा.

**अदीक्षित, दीक्षितेतर**—वि. दीक्षा न झालेला; प्राकृत जन; सामान्य जन; 'लेमन' या इंग्रजी शब्दाचा पर्याय. ' कौंसिलचे एकाद्या सालाचे अदीक्षित कामदार पुढीलसालीं निवडून न आल्यास त्यांस सदर सालाकरितां कौंसिलचे सभासद समजावे. '—ई. वि. १८९. कौं. घ व नि. ९.१३ इ. [ सं. अ+दीक्ष ]

**अदुःखनवमी**—स्त्री. भाद्रपद शुद्ध नवमी ( भावी वर्षांतील सर्व दुःखे टळावीं म्हणून या दिवशीं स्त्रिया देवीची पूजा करतात. ) [ सं. ]

**अदुगर**—( कुण. ) अगोदर पहा. ' ए बया, माझा अदुगर कडे लोट कर. '—बाय २.२.

**अदूरदृष्टि**—स्त्री. १ ज्याला दूरचे दिसत नाही असा; ' शांटे साईट ' असणारा; अन्न डोक्याचा. २ ( ल. ) उतावळा, अप्रबुद्ध; दूरवर विचार न करणारा. [ सं. ]

**अदूषणीय-अदूष्य**—वि. दोष देतां न येण्यासारखा; अनिर्भर्त्सनीय; अनिघ; अवाच्य. [ सं. ]

**अदृशी**—वि. अदृश्य; गुप्त; अप्रकट. ' श्रीगुरु जाले अदृशी '—गुच ५१.४४४. [ अदृश्य अप. ]

**अदृश्य**—वि. दिसत नाही असा; गुप्त; अगोचर; अलक्ष. [ सं. ]

**अदृश्यवाद**—पु. ध्येयवाद; काल्पनिक अत्युत्कृष्टपणा; इ. ' आर्याड्याल्लिखम. '—रागिगी. [ सं. ]

**अदृष्ट**—वि. न दिसलेले; न पाहिलेले; गुप्त. —न. नशीब; दैव; प्राक्तन; कपाळ ( शुभाशुभ फल होण्याविषयी प्रयोजक जे आपले प्राक्तन, कर्म तें—त्याचा ब्रह्मलेख कपाळीं लिहिला असतो ); प्रारब्ध; ईश्वरी संकेत. ' होय अदृष्ट आपतेत. तयि वाळ्चि रत्ने परते ॥ '—ज्ञा १५.२२; ' मारमर विधातया दुष्टा । काय अदृष्टा लीहिलें '—एरुस्व ५.९९. —**दृष्टस येगें**—कि. अनुचित गोष्टहि करावी लागणें; नशीबीं येगें; भोगावें लागणें. **०खच्चें**—पु. दानधर्म, इत्यादि न दिसणारा खच्चें; याचें फल पुढील जन्मीं मिळतें. **०धनसंचय**—पु. गुप्त धनसंग्रह. **०पूर्व**—वि. पूर्वी कधीं न पाहिलेला. **०फल**—न. भविष्य काळीं मिळणारें फल. **०भय**—न. स्वकर्मांच्या परिणामासंबंधाची, कृतकर्मांविषयीं भीति किंवा काळजी. **०वंत-घान्**—पु. ज्याचें नशीब चांगलें आहे असा; नशीबवान्. **०वशात**—यच्छेनें; दैवयोगनें; नशिवाचें. **०मत-चाद, अदृष्टार्थ-मतवाद**—१ दैववाद किंवा तसें मत; कर्मवाद. २ या जन्मांतील पापपुण्यांचें पुढील जन्मीं फल मिळतें असा विश्वास. **०वादी, अदृष्टार्थवादी-दैववादी**; अदृष्ट मताचा पुरस्कर्ता. **०हीन-दैवहीन**; दुर्दैवी; फुटक्या नशीबाचा. ' शक्तिहीन सामर्थ्यहीन, अदृष्टहीन भिकारी । '—दा २.३.३४. [ सं. ]

**अदेख**—वि. १ मत्सरी; असहिष्णु; दुसऱ्याचा उत्कर्ष पाहवत नाही असा; वाईटार असलेला. २ ( बायकी ) ज्याचें तोंड बंधुं नये असा. [ सं. अन-दृश्; प्रा. देख; हिं. देखना ]

**अदेखणा**—वि. १ कुरूप; बेडौल; दिसण्यांत वाईट. अदेखणा पहा. २ मत्सरी; हेवेखोर; असहिष्णु. —**गोंपण**—दुसऱ्याचें बरें न पाहवणें; विम्लसंतोषीपणा; मत्सर. [ अदेख ]

**अदेखाई**—स्त्री. शत्रुत्व; मत्सर; हेवा. ' दुसऱ्याचे भाग्याची अदेखाई न करावी. '—सिंघ ५१.

**अदेय**—वि. न देतां येण्यासारखें; बहाल न करण्यासारखें. **०दान**—न. अयोग्य देणगी. [ सं. ]

**अदैव**—वि. हानिकारक; मारक; विरुद्ध. ' अदैव वडवानळ । दानवांसी । '—शिष्ट ५१६. [ सं. ]

**अदोळणें**—अकि. अंदोळणें; आपटणें; आदळणें; हालणें; आंदोलन पावणें. ' हार गळ्यांतील ख्याल करित महिभाळ अदोळित । '—अमृत ५१. [ सं. आ+दोल्; आंदोलन ]

**अदोळसो**—पु. ( गो. ) अडुळसा पहा.

**अद्ल**—स्त्री. न्याय. ( ल. ) टेंच; ठोकर; कृतकर्मांचें प्रायश्चित्त; शासन; शिक्षा; सावधगिरी; ताकीद. **०घडणें**—अकि. शिक्षा मिळणें; ठोकर बसणें; इशारत मिळणें. —वि. नेमकें; बरोबर; तितकेंच; मोजकें ( माप, प्रमाण, वजन, हिशेब इ० ). ' जी खेळांतील मार्कोची सीमा ठरवावी तितकेच अद्ल मार्क झाले तरच तो खेळ जिंकतो. '—पाट २६. [ अर. अद्ल=न्याय ]

**अद्ल**—दुशार; अडल पहा. ( चांगल्या अर्थी ) अ० न्हावी-शिंपी-कसबी इ०. ( वाईट अर्थी ) अ० चोर-लबाड-शिनळ-हरामी.

**अदना**—वि. नीचतम; कनिष्ठ. ' प्रस्तुतचा रंग तर असा दिसतो जे आला व अदना खाविदापाशीं बराबर. '—रा ५.९. [ अर ]

**अद्भागी**—वि. दुर्दैवी; हतभागी; अदभागी पहा. [ सं. हत+भागिन् ]

**अद्भुत**—वि. अपूर्व; आश्चर्यकारक; पूर्वी न झालेले; चमत्कारिक; विलक्षण; अचंचा वाटण्यासारखें. ' अद्भुत वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था. ' ' तो ( सिंहनाद ) गाजत असे अद्भुत । '—ज्ञा १.१२६.

—न. १ आश्चर्य; उत्पात; चमत्कार ( धरणीकंप; उल्कापात; पुरुषास हत्तीचें बळ इ० ). २ नवरसांपैकीं एकरस. अ० रस पहा. ' जेथ शांता-चिया घरा । अद्भुत आला आहे पाहुणेरा । आणि येरांही रसां पातिकरां । जाहला मातु ॥ '—ज्ञा ११.२. **०मांडणें**—विलक्षण गोष्टी करावयास लागणें. **०कौतुक**—न. चमत्कार; आश्चर्यकारक कृत्य.

' अद्भुत कौतुक वतिंलें जाण । एका तें भाविकहो । '—**दृष्टि**—स्त्री. आश्चर्यकारक गोष्टी पाहिल्या असतां पापण्याचे केस ( भुंवया ? ) आकुंचित होतात, बुबुळें व तारका चढतात, अशी कृति करणें. हा अद्भुत रसाचा अभिनय आहे. **०रस**—पु. काव्यांतील नवरसांपैकीं

एकरस. ०शांति—की. (शेंडेनक्षत्र, धरणीकेप इ०) भावी अरिष्टसूचक काहीं अद्भुत झाले असतां त्या अरिष्टाचे निरसनार्थ जे होमादि कर्मे (विधि) करतात ते.

अद्य—अ. आज; हल्ली. [सं.]. ०तन—वि. आजचे; चालू दिवसा संबंधाचे —न. एका मध्यरात्रीपासून दुसऱ्या मध्यरात्रीपर्यंतच्या चौवीस तासांचा काल; आजचा दिवस. [सं.]

अद्यतनभूत—पु. १ [व्या.] अपूर्ण भूतकाळ (चालू भूतकाळ). २ सामान्य-अनियमित भूतकाळ. [सं.]

अद्यप्रभृति—आजपासून. [सं.]

अद्यावत्—क्रि. (विप्र. अद्यावत्) आजपर्यंत; आजपावेतो. [सं.]

अद्या—पु. अदा; नफा; मिळकत; लाभ; प्राप्ति (व्यापार, नोकरी यांपासून). [अर. अदा]

अद्याप—पि—क्रि. अजून; अजूनहि; हा वेळपावेतो; आजपर्यंत; [सं. अद्य+अपि]

अद्यापपर्यंत—वर—क्रि. अजूनपर्यंत; अद्यापि.

अद्यापय—क्रि. (गो.) अद्यापपर्यंत; अद्यापहि. 'अद्यापय जेवुक ना ? दोन वरां झाली.' [सं. अद्य+अपि+हि]

अद्यावस्थ—अत्यवस्थ (अप.) पहा.

अद्र—उभ. (व) उलट. 'पाण्यांत उडी टाकून त्यानें सुलीला तर बाहेर काढले नाहीच अद्र आपणच मेला.'—क्रि. मुद्दाम; हटकून. 'मला अद्र विटाळ करतो.' [अद्ररून]

अद्रक—न. आले [सं. आद्रक; हिं. अद्रक]

अद्राव्य—वि. (शाप.) वितळण्यास कठीण; ज्याचा रस होत नाही किंवा जे विरघळत नाही असे. [सं. अ+द्रु]

अद्रि—पु. पर्वत; डोंगर; गिरि. 'नातरी तपस्यापनेलागीं। दुजेण मांडूनि जगीं। महत्त्वादीच्या शुंगीं। बैसावया ॥'—ज्ञा १७. २४२. [सं.]

अद्रीण—न. (गो.) अजीर्ण. [सं. अजीर्ण]

अद्रुष्ट—न. (बायकी, कुण.) कपाळ; नशीब; अदृष्ट पहा. 'स्नान झाल्याबरोबर "अद्रुष्टाला" ऊर्फ कपाळाला काहीं न लावणें हें वरिष्ठ जातीतील चांगल्या घराण्यांत चांगले मानीत नाहीत.'—आगर ३.११.

अद्रून—अ—आदरून (अप.) पहा.

अद्रे—क्रि. (खा.) आदरून; मुद्दाम. [सं. आदर]

अद्रंद्—न. सुखदुःख, मान-अपमान इत्यादि द्वंद्वोपलीकडील; निर्वृद्ध पहा. (अप. रूप अद्रद.)

अद्रय—वि. द्वैतविरहित; एकरूप; अभेद. 'ते आपणचि अद्रय ब्रह्म।'—ज्ञा ५.१६. ०युक्ति—की. अद्रय—अद्वैत तत्त्वज्ञान पद्धति. 'किं प्रेमरसावरून अक्लि. निरपेक्षावरून वरति। किं पावला अद्रय

युक्ति। सहृपश्चात्ताप त्याणें जाणजे।' ०वादी—वि. अद्वैतवादी; सर्व वस्तु एकचित्त्वरूप आहेत असें मानणारा; बुद्ध. [सं.]

अद्रातद्रा—क्रि. विसंगत; असंबद्ध; भरमसाट; भल्लेंसल्लें; अचकटविचकट; ताळतंत्र सोडून; मनस्वीपणानें; बेतालपणानें (भाषण, वर्तणूक, बोलणें). 'यद्रातद्रा भविष्यति' या म्हणीवरून. 'त्यानें अद्रातद्रा विचार प्रकट केल्यास तो उपहासास पात्र होईल.'—टि ४.३१५. [सं. यद् वा तद् वा]

अद्रितीय—वि. ज्यासारखा दुसरा कोणी नाही असा; विलक्षण; निरुपम; विनजोड; सर्वश्रेष्ठ; लोकोत्तर; असामान्य. 'जे अद्रितीय उत्तम।'—ज्ञा १.४९. [सं.]

अद्रैत—वि. १ जीव व शिव (परमात्मा) एकच असें मत. 'जड-सृष्टि आभासात्मक असल्यामुळे खोटी व ब्रह्म हेंच एक सत्य व आत्मतत्त्व आहे, जीव हा परमात्म्यापासून अभिन्न असल्यामुळे तो व शिव एकच होय, 'हें शांकर (शंकराचार्यांचें) मत. २ ब्रह्म. ३ (ल.) मतैक्य; ऐक्य; दाट परिचय; सल्गी; एकोपा. ०कुसरी—की. (काव्य) अद्वैत मताचें गूढ ज्ञान. 'एक नाम हरी द्वैत नाम दुरी। अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥' ०भाव. ०ताभाव—पु. अद्वैतपण; एकी; ऐक्यमत्य. ०मत—न. जीवात्मा व परमात्मा यांचा वस्तुतः अभेद असें मत. ०वन—न. महाभारतांत वनेन केलेले एक वन; (जेथे सर्वे पशु वैरभाव विसरून आनंदानें राहात.). ०वाद्—पु. अद्वैत; अद्वैत मत पहा. ०वादी—वि. अद्वैतमतास अनुसरणारा (शंकराचार्यादि). 'रिपुशर विजयी गमती द्वैतीं अद्वैतवादि पंडितसे।'—मोकर्ण ४७. १५. ०सुख—न. अद्वैताच्या साक्षात्कारामुळे मिळणारें सुख-आनंद. [सं.]

अद्रैतानंद—अद्वैतसुख पहा.

अधः—क्रि. खाली; तळाळा; समासांत खालचा या अर्थां जसें—अधःप्रदेश, अधोभाग. 'तेथ अध वशैतें आकुंचे।'—ज्ञा ६.२३७. [सं. अधः]

अधकाव—वाचा—वि. अधिक; उरलेला; जास्त; फाल्गूक, फाजील. [सं. अधिक]

अधकुरो—वि. (गो.) अर्धवट; अपूर्ण. [सं. अर्ध+कृत-कुर-खर- (खोर); सं. अधोखारो, अधोखो]

अधकोर—पु. नितकोर; आठवा भाग (भाकरीचा). [सं. अर्ध+ (चत) कोर; किंवा अष्टकृत-अठकुर-अठकोर-अधकोर]

अधचामधचा—वि. १ अधील मधील; अर्धवट; मधल्या ठिकाणाचा; ना पहिला ना शेवटचा; कोठील तरी. २ कोणत्याहि एका वर्गांत न पडणारा; धड ना शहाणा ना मूर्ख; न खरें न खोटें; ना शैव ना वैष्णव इत्यादि. [सं. आध+मध्य]

अधडा—आधडा पहा.

अधण—आधण पहा.

**अधन**—वि. निर्धन; दरिद्री; निष्कांचन. **व्यवहार**—फौज दारी प्रकरण बाब; ज्यांत पैसा किंवा मालमत्ता यांचा संबंध नाही अशी कायद्याची बाब. [ सं. ]

**अधपणें**—क्रि. होरपळणें. 'अधपळीं तवकें । इंद्रियें धरिलीं ।' —श्लो १२. ४६. [ सं. अध+तपण—अधपण ]

**अधःपतन**—न. १ खालीं पडणें; अधःपात. २ पुण्यक्षयामुळें नरकांत पडणें; स्वर्गांतून मृत्युभूमीवर किंवा नरकांत पडणें. ३ नरक-पुरी. 'वेदशास्त्रें पुराणें तया बोलती अधःपतन । जया नाही परि-ज्ञान गुरुपरंपरेची ॥' [ सं. ]

**अधःपंथ**—पु. नरकांत जाण्याचा मार्ग. [ सं. अधःपथ ]

**अधःपात**—अधःपतन पहा. **होणें**—हीनावस्थेस पोचणें; नरकांत पडणें. 'करितां ऐके जो निंदा या संताची । तयासि होतोचि अधःपात ॥' **अधःपार्ती**—निराशेच्या—क्लेशाच्या खोल दरींत; दुःखाच्या अविधासामुळें किंवा चुकीमुळें उत्पन्न झालेल्या अडचणी-मध्ये, संकटांत. ( क्रि० घालणें, पडणें ).

**अधःप्रमाण**—वि. ( शाप )—प्रमाणापेक्षां कमी; खालच्या प्रतीचें; कमी तीव्र ( मय ). इ. अंडरप्रफ. —संपु भा. २

**अधःप्रवाहीचक्र**—न. ( शाप. ) पाणी जेथून पडतें अशा ठिकाणी बसविलेले चक्र; हें पाण्याच्या जोरातें फिरतें. ( इ. अंडरशॉट् व्हील ).

**अधम**—वि. १ हलका; कनिष्ठ; क्षुद्र; क्षुद्रक. २ ( ल. ) नीचः वाईट; हलकट; नष्ट; निष्कर्मा; दुष्ट; विरुद्ध. 'वर्जीत गंगा । नाही उत्तम अधम जगा ॥' —तुंगा ६४२. **किडा**—पु. १ बकऱ्याच्या यकृतामधील रक्त ज्या विकारावर सांगितलें आहे असा एक घोड्याचा विकार. २ मनुष्याचें यकृत ज्यावर सांगितलें आहे असा एक रोग ( एका दंतकथेप्रमाणें ). ३ काळपुळी ( काहींच्या मते ). ४ नेहमी दुखणे-करी इसम—मुलगा. [ सं. अधः+म ]

**अधमदा ( दृष्टि )**—स्त्री. ( नृत्य ) खालीं बघणें, डोळ्यांची उघडझाप करणें; बाहुल्या कधीं दरय व कधीं अदरय करणें असे प्रकार ज्यांत होतात ती. [ सं. ]

**अधमर्ण**—पु. कर्जदार; ऋणी; देणेंदार. [ सं. अधम+रण ]

**अधर**—वि. खालचा, तळचा; हलका. —पु. अधरदिशा; अधः-खल्वस्तिक; अधोबिंदु. —पु. १ खालचा ओंठ. २ ( सामान्यतः ) ओंठ. 'जीवशिव एकाकार । तैसे भिनले दोन्ही अधर ॥' —एरुव १. ५७. ३ ( नृत्य अभिनय ) खालच्या ओंठानें ( अधरानें ) दाखविले जाणारे अभिनय. याचे सहा प्रकार आहेत. विकृणन, कंपन, विसर्ग, विनिगूहन, संदष्टक व समुद्र. **चावणें—चावून खाणें**—क्रि. रागानें ओंठ चावणें; अतिशय रागांत असणें. 'परमसंताप वाटला तेव्हां । अधर चावून खातसे ॥' **पान**—ओंठाचें चुंबन; मुका. **पुट**—( काव्य ) दोन्ही ओंठ. ( अंजलिपुटाप्रमाणें शब्द ). 'बत्तीस

हिरकण्या एकवळीनें विराजती अधरपुटी ।' —रामूत—न. ओंठांच्या चुंबनापासून मिळणारा अमृततुल्य रस ( इतका मधुर ).

**अधर. अधर**—वि. १ अधीर; उतावीळ; दम नसलेला; असहिष्णु. २ निराधार; अधांतरी असलेला; अंतराली असलेला. [ सं. अ+धृ=धारण करणें ]. —क्रि. १ अल्लाद; वरचेवर; अधांतरी; हलकेंच; सैलपणें; २ अचळवीर; अरळ; अचानक; **ठेवणें—लोंबविणें**—अधांतरी—काहीं आधार नसतां मध्येच लोंबत ठेवणें. **बसणें—लोंबणें**—आधारावांचून असणें, रहाणें, लोंबणें.

**अधरोत्तर**—न. दुरुत्तर. 'परंतु अधरोत्तरें करण्यांत भागुरायण मुलींच हुपार नव्हता. '—चं १७९.

**अधरोष्ट**—पु. खालचा ओंठ.

**अधर्म**—पु. १ शास्त्रविरुद्ध आचरण, वर्तन; धर्मबाह्य आचरण. २ पाप; गुन्हा; वाईट कर्म. [ सं. ]. **चारी**—वि. अधर्मांतें वागणारा; धर्मबाह्य वर्तन करणारा. **युद्ध**—न. बंकायदेशीर—अनीतीचें युद्ध; कपटयुद्ध. **रत**—वि. अधर्माचरण करण्यांत भानंद मानणारा. 'अवघे देखिले अधर्मरत । वरिवरि आचार दाखवित । जैशी शांति मैदाची ॥' **विपाक**—पु. अधर्माचा अखेरचा ( वाईट ) परिणाम; अनीतीचें फल.

**अधर्माचरण**—न. धर्मविरुद्ध वर्तन; अनीतीची वागणूक. [ सं. ]

**अधर्मात्मा**—वि. अतिदुष्ट; अनीतिमान मनुष्य. [ सं. ]

**अधर्मिष्ठ**—वि. अतिशय अधर्मी मानूस. [ सं. ]

**अधर्मी**—वि. अधर्मांतें वागणारा. [ सं. ]

**अधलंड**—वि. न अधला न मधला असा. **मधलंड, अधर-लंडमधलंड**—वि. अधचामधचा कोठील तरी. 'याचें गाण्याचा संप्रदाय धड हिंदुस्थानी नव्हे, धड कनाटकी नव्हे; अधलंडमधलंड आहे. '

**अधला**—वि. पहिला; आधींचा; प्रथम; अदला पहा. [ सं. आय ]

**मधला**—वि. मधील भागाचा; अधीलमधील. [ सं. आय+मध्य; किंवा मधला द्वि. ]

**अधवड**—वि. अधोड पहा.

**अधवडचा**—अलीकडचा; ताजा; अर्वाचीन. [ सं. अध+वड ]

**अधवणी**—न. आधण रोण्यासाठी, उकळण्यासाठी ठेवलेले पाणी; आधणाचें पाणी. [ आधण+सं. वन—वण=पाणी ]

**अधवरौतें**—क्रि. खालचा वरतीं. 'तेथ अधवरौतें आडुंचे ।' —श्लो ६. २ ३. [ अध+वरौतें=वरतीं. सं. अधः+उपरि; प्रा. उवरि; म. वरि ]

**अधवा**—वि. तिघांत वडील ( अधवा, मधवा, धाकटा ). [ सं. आय ]

**अधवा**—वि. नवीन; अर्वाचीन. [ सं. अध ? आय ? ]

**अधव्याचा**—वि. १ उपटछेंम; उपरी; अकस्मात प्राप्त. २ सरळ मागीत नसलेला; शिरस्थ्यांत नसलेला; मध्येच आढळणारा. **म्ह**०

अध्व्याचा जोडला व पिडीचा मोडला (बरोबर होत नाही). ३ कायमचा नव्हे असा; तात्पुरता. ४ बापजायना मारीत नाहीत अशा गोष्टी करणारा; कधी कुळांत कोणी केले नाही अशा भानगडीत पडणारा. ५ एकाएकी सत्ताधारी बनलेला. ६ अलीकडील. [सं. अध्वन्-मागं ]

**अधृष्टं**—सक्ति. अधिष्ठणें; अवलंब करणें. 'अधृष्टनी मायेतें।' -रासपं १.३. [सं. अधि+स्था ]

**अधस्तन**—वि. खालचा. [सं.]

**अधःस्त(स्थ)ळी**—किवि. (बायकी) १ खाली; अधो-दिशेकडे. २ अमरवर्षी (पडणें, पाडणें). [सं. अधः+तल किंवा स्थल]. ० **पहावायास लावणें**—मानखंडना करणें; फजिती करणें; तोंडवर्षी पाडणें. 'त्या मेल्यानें मला अधस्थळीं पाहायाला केले.'

**अधःस्वस्तिक**—न. (ज्यो.) खस्वस्तिकापासून काढलेली लंबरेषा अधोदिशेकडे वाढविली असतां आकाशाच्या अदृश्य गोला-धर्मा ज्या बिंदूत छेदते तो बिंदू; अधोबिंदू; अधर. [सं.]

**अधस्वी**—स्त्री. १ दासी. २ टेवलेली बाई; रखेली. 'अधस्वीगमनी' =रखेली टेवणारा. [सं. अधः+स्वीय किंवा स्वपिति]

**अधस्वी**—वि. अधाशी; अधोरी; अतिखादाड. [अधाशी अप.]

**अधाटी**—अधाटी पहा.

**अधाडा**—पु. १ तुटलेला कडा. 'मग प्रत्याहाराचा अधाडा। जो बुद्धीचियाही पाया मिसरडा। जेथ हृदये सांडिती होडा। कडेला।' -हा ६.५६; 'जिये ब्रह्माचळ्याचा अधाडा।' -शा ७.६९. २ (ल.) आधार.

**अधाडें**—शब्. मध्यें; कडे. -वि. अधेवट. [सं. अधे+कड ]

**अधांतरी**—किवि. हवेंत; अंतराळीं; आकाशांत; वर; निराधार; मध्येंच. 'आधांतरी होती वेडे।' -दा ३.७.१५. [सं. अधः+अन्तर ]

**अधांतरी**—वि. निराधार; एकांडा. 'अशा अधांतरी व सर्वतंत्र स्वतंत्र लोकांनीं सुतत येथील हिंसुमेच्या निर्णयाकडे पाहून नाकें मुरडावीं खात आश्रयें नाही.' -सासं २.१६४. [सं. अधः+अंतर ]

**अधातुरुप**—वि. (रसा.) धातुविरहित; ज्यामध्ये धातु नाही असें (मूळद्रव्य); (इं.) नॉनमेटल.

**अधात्री**—अधांतरी पहा.

**अधाधिणें**—अक्ति. भिवविणें; भेडसावणें; आधाधिणें पहा. [२]

**अधाधे**—वि. अर्थे अर्थे. 'स्त्रीपुरुष नामभेदें नांदे। जग सकळ आधाधे-। पणें जिहीं।' -अमृ १.१७. [सं. अधे+अर्थे ]

**अधार्मिक**—वि. धर्माप्रमाणें न चालणारा; दुराचारी; अन्यायी; पातकी. [सं.]

**अधाशी-सी**—वि. हवावर; असोशी; अतृप्त; लोभी; खादाड. [सं. अति किंवा अधि+आशी ]

शको. १. ८

**अधास**—स्त्री. हांब; लोभ; उत्कट इच्छा. [सं. अधि किंवा अधः+आश=खाणारा; प्रा. आस. किंवा अधि+आशा; प्रा. आसा ]

**अधासा**—अधाशी पहा.

**अधि**—शब्. नेहमीं नामाशीं संयुक्त असणारा उपसर्ग. वर; वरशब्द (स्थल, परिमाण, गुण यांनें). उ० अधिपति.

**अधिक**—वि. १ जास्त; पुष्कळ; फार. (ल.) नकोसा; नावडता. 'मावशींना चंद्रिका जशी अधिक झाली तशी चंद्रशेखरांना कांही झाली नव्हती.' -निचं ११८. २ अधिक मोंटें; गुफतर. ३ वर; पेशां जास्त. उ० गुणाधिक=गुणांनीं वरचढ; रसाधिक=रसेकरून अधिक, चांगली चव असलेला. ४ जास्त; वर-समासांत संस्कृत संख्यावाचक शब्दांच्या मध्यें. उ० एकाधिक शत. ५ विशेष; पटार्त; निष्णात; अट्टल; असाधारण (वाईट अर्थी-ट्टाड, दांडगा, खोडकर मूल). ६ जादा; वाढीचा (महिना अधिक-मास). [सं.] ० **होणें**-१ संपणें; कमी होणें. 'करंड्यांतले कुकू अधिक झाले.' २ वाजवीपक्षां जास्त पिकणें; अधिकणें (फळ वगैरे). ० **अळंकार**-एक अलंकार; यांत कार्यनिष्पत्तीची सामुग्री पूर्ण असूनहि कार्य होत नाही म्हणून उपरोधपर वर्णन असतें. उ० 'ज्या उदरांत सकलार्थ लोकत्रय सावकाश राहतसे। त्यांतच मुनिवरदर्शन होतां आनंद तो न मावतसे ॥' -साचं ४४. ० **आगळा**-थोडेसे वर; थोडें जास्त. 'अधिक आगळे चार रुपये लागले तरी चिंता नाही.' ० **उणा**-वि. १ कमीजास्त. २ लहानमोठा. ३ बरावाईट. ० **उणा शब्द**-पु. मर्यादेंचें उल्लेखन करण्या. सारखा शब्द; टाकून घेतलें. ० **प्रसंग**-पु. दंगामस्ती; भांडण; उप-मर्द. 'अधिक प्रसंग करशील तर एका क्षणांत तुझें तोंड कायमचें बंद करीन.' -अस्तंभा १२४. ० **भेट**-स्त्री. साक्षात्कार. -मनको.

० **महिना-मास**-सूर्यसंक्रांतिरहित चांद्रमास; चांद्रवर्षांत सुमारे दर तीन वर्षांनीं येणारा तेरावा महिना. हा महिना ३२ महिने १६ दिवस आणि ४ घटका इतक्या कालानंतर पुनः येतो. इष्ट शकांत ९२८ वजा करून १९ नें भागावें; बाकी १, ४, ६, ७, ९, १०, १२, १४, १५, १७, १८ अशी राहिल्यास अधिक येत नाही; ०, २, ३, ५, ८, ११, १३, १६ राहिल्यास अनुक्रमें वैशाख, आश्विन, चैत्र, श्रावण, ज्येष्ठ, आषाढ, भाद्रपद, हे महिने अधिक येतात. बारा वर्षांत चैत्र, ज्येष्ठ, श्रावण हे अधिक होतात. अठरा वर्षांनीं आषाढ अधिक. चौवीस वर्षांनीं भाद्रपद अधिक. १४१ वर्षांनीं आश्विन अधिक. ७०० वर्षांनीं अधिक कार्तिक येतो. कार्तिकापुढील चार महिने अधिक होत नाहीत व आश्विनाचे पूर्वी क्षयमास होत नाही. -हाको (अ) १५२. **अधिकस्याधिकं फलम्**-अधिक केल्यास अधिक प्राप्त होते; अधिक प्रयत्न केल्यास अधिक यश मिळते.

**अधिकरण**—न. १ स्थान याअर्थी व्याकरणांतल एक पद (सप्तमीचा अर्थ). २ पाया; विषय; आधार; आश्रयस्थान; ज्यावर उभारलें असतें तें स्थल. 'जाणिवां पंडितांसि अधिकरण्यु

होए ।'—ऋ ६; 'सकळ विधांचें अधिकरण ।'—शा १३.१. [सं.]  
—णै—आश्रय करणें. 'भूतांतें अधिकरूनि असे ।'—शा ८.३२.

**अधिकरणी**—वि. अधिकरण असलेलें; ज्यास कांहीं आधार-  
आश्रय आहे असा. [अधि+कृ]

**अधिकाई**—स्त्री. १ समृद्धि; अधिकपणा; वैपुल्य. २ मोठे-  
पणा; श्रेष्ठत्व; वरचढपणा. 'ऐसें अगाध तुझें भजन । अगम्य भज-  
नाचें महिमान । अक्किअधीन तुझें देवपण । मा मोक्षासि कोण अधि-  
काई ।'—एभा २९.७३७. [अधिक+ई प्रत्यय]

**अधिकांग**—न. एकादा अधिक असलेला अवयव (सहावें  
बोट).—वि. ज्यास एकादा अवयव अधिक आहे असा. [सं.  
अधिक+अंग]

**अधिकाधिक**—वि. जास्तजास्तच. 'तों अधिकाधिक वाढे  
पुष्कळप । जैसा पंडिताचे बुद्धीचा प्रसर । बहुत बोलतां नसरेचि ॥'  
[सं.]

**अधिकार**—पु. १ सत्तेचे स्थान; जबाबदारीची जागा. २  
धनीपणा; वर्चस्व; प्रभुत्व; हक्क. ३ कार्यक्षेत्र; मर्यादा; प्रांत. ४  
योग्यता. 'अधिकार तैसा करूं उपदेश ।'—जैसा पाहोनि अधि-  
कार । तैसें बोलावें उत्तर ।'—तुगा ८१७. ५ (न्या.) सर्व साधा-  
रण नियम, विधान, दिग्दर्शक वाक्य; कांहीं विशिष्ट गोष्टींना लागू  
होणारा सामान्य नियम अथवा मयळा; अशा नियमाचा उपयोग.  
६ विषय; प्रकरण; ज्याविषयी विचार केला आहे तें. 'ब्रह्मज्ञान  
उद्देश्यन वेदांत प्रवृत्त झाला तस्मात् त्यामध्ये ब्रह्मज्ञानाचाच अधि-  
कार.' ७ राज्य; अधिसत्ता; अमलदारी. [सं. अधि+कृ].

**अधिकारवस्तु**—वि. (प्रधान, सुभेदार इ० मानाच्या) अधिकारापासून प्रष्ट; अधि-  
कारावरून—नोकरीवरून काढलेला; कमी केलेला. **अधिकार-वस्तु**—  
पु. सत्तानाश; पदच्युति; अपकर्ष; न्हास. **अधिकार-विसर्जन**—  
अधिकारोत्सर्ग—पु. सत्ता किंवा स्थान सोडणें; अधिकार टाकणें.

**अधिकारिणी**—स्त्री. अधिकाराची हौस. 'पंढल कमिटीचा रिपोटेंच  
अधिक विश्वसनीय ठरत असतां, तो रिपोटें सरकारजमा करण्यांत यावा  
आणि ज्या अधिकाऱ्यांनीं निष्कारण गोळीबार करून शोषत्रास इसम  
नाहक ठार केले ते अधिकारी सरकारच्या दृष्टीनें सच्चे ठरून आपली  
अधिकारबाजी गाजवीत रहावे, यापेक्षां न्यायदेवतेचा उपमर्द तो  
कोणता ?'—के १६-१-३०. **अधिकारिणी**—(इं. डिसेंट्रलायझे-  
शन) एकाकडेसच सर्व अधिकार न ठेवतां कांहीं वांटून देणें; मध्य-  
वर्ती सरकार व वसाहती किंवा प्रांतिक सरकार यांच्यामधील अधि-  
काराची वांटणी. 'जेथे अशी अधिकार विभागणी असेल तेथे  
स्वराज्य नांदत नसून गुलामगिरीच वावरत आहे असें खुशाल  
म्हणावें.'—के २-१२-३०. **अधिकारिणी**—एकाद्या अधिकाराच्या  
स्थानी असल्यामुळे वागणुकींत दाखवावयाची अदब, गौरव वगैरे.  
**अधिकारिणी**—वि. स्थानापन्न; सत्ताधिष्ठित. [सं.]

**अधिकारिणी**—अक्रि. एकाद्याला उद्देश्यन करणें—बोलणें (उप-  
क्रिंवा मनामध्ये); स्पष्टपणे एकाद्यास उद्देश्यन एकादी गोष्ट करणें.  
'धन्वंतरीसारिखे जे मोठेमोठे वैद्य त्यांतें अधिकारून वैद्यस्तुति  
केली असतां जितकी केली तितकी शोभेल.' 'यांन मला अधिका-  
रून शिष्या दिल्या.' [सं अधि+कृ]

**अधिकारी**—पु. १ कामगार; अंमलदार; हुद्देदार. 'अधि-  
कारिया रिगतां गांवा । होय जैसा उत्साहो ।'—शा १८.७९५. २  
विशिष्ट स्थानाबद्दल सत्ता, हक्क, विशिष्ट गुण, पात्रता असलेला;  
हक्कदार; वारसदार. ३ अध्यक्ष; चालक; देखरेख करणारा; व्यव-  
स्थापक; मॅनेजर. ४ देशमुख्याच्या खालील एक जिल्हाकामगार;  
गांवकामगार पाटील यासहि हा शब्द लाबतात. ५ नियामक; प्रव-  
र्तक; उगमस्थान. 'जन्माचे अधिकारी आईबाप, कर्माचा ज्याचा  
तो.' ६ एक आडनांव. —वि. अधिकार असलेला; लायकीचा; योग्य  
तेचा; पात्र. [सं. अधिकारिन्]. **अधिकारी**—अंमलदार मंडळी; कार्य-  
कारी मंडळी; नोकरशाही.

**अधिकृत**—वि. १ विशिष्टस्थानापन्न; सत्ताधिष्ठित. २ अधि-  
कार मिळालेला; नेमलेला. 'ठाणेदाराची आपण अधिकृत बातमीदार  
आहोंत अशी खात्री पटबावी लागे.'—के १२-७-३०. ३ मनांत  
असलेलें; उद्दिष्ट; अधिकारलेला; अनुलक्षित. [सं.]

**अधिकोत्तर**—वि. १ विशेष; अधिक; याहून जास्त. 'अधि-  
कोत्तर कांहीं नाही'. २ असामान्य; विलक्षण; वाजवीपेक्षां जास्त;  
लोकोत्तर, वरचढ; एकाहून एक; अभूतपूर्व; भयंकर. 'तेथें न चाले  
तंतर मंतर, बर्तमान हें एक अधिकोत्तर ।'—ऐपो २१४. [सं.  
अधिक+उत्तर]

**अधिगत**—वि. १ प्राप्त; पोचलेला; २ ज्ञात; जाणलेला; अश-  
गत; माहीत. [सं. अधि+गम]

**अधिगम**—पु. १ बोध; उमज; प्राप्ति; ज्ञान. २ (कायदा)  
सांपडलेली ठेव, पैसा. [सं.]

**अधिगम्य**—वि. प्राप्त होण्यासारखें; प्राप्त व्हावयाचें (ज्ञान,  
ज्ञानाचा विषय).

**अधिदेवता, अधिदैव, अधिदैवत**—स्त्री.न. १ मानलेली,  
स्थापन केलेली, अधिष्ठित देवता. २ मनुष्याच्या विशिष्ट अवय-  
वांत, इंद्रियांत, शक्तींत अधिष्ठित असलेली देवता. उ० सूर्य, नेत्रां-  
मध्ये; अग्नि, नाकामध्ये; दिशा, कानामध्ये; वरुण, तालूमध्ये;  
वायु, त्वचेमध्ये; इ०. अधिभूत हें ज्ञेय म्हणजे जाणण्याची वस्तु  
असते: अध्यात्म हें ज्ञानसाधन म्हणजे जाणण्याचें साधन असतें  
व अधिदैवत हें ज्ञाता म्हणजे जाणणारी शक्ति असते. उ० मन  
अध्यात्म, जेथें मंतव्य अधिभूत, चंद्रमा अधिदेवता; त्वचा  
अध्यात्म, जेथें स्पर्शितव्य अधिभूत, वायु अधिदैवत. 'अधिदैव  
अध्यात्म अधिभूत । त्रिपुटी बोलिजे ते हे देय ।'—एभा २२.  
३२६. ३ प्रहमस्र वगैरे कृत्यांत मुख्य देवतेच्या उजव्या बाजूला

स्यापन केलेली देवता. डाव्या बाजूच्या देवतेस प्रत्यधिदेवता म्हणतात. [ सं. ]

**अधिप, अधिपति**—पु. स्वामी; मालक; धनी; सत्ताधीश; राजा; अधिराजा. उ० प्रामाधिपति, देशाधिपति, राज्याधिपति. [ सं. अधि+प ]

**अधिभूत**—न. साक्षात वस्तु; ज्ञानाचा विषय होण्यासारखी वस्तु; अधिदेवत पहा. [ सं. ]

**अधिर्मधि**—शश. मध्यंतरी; अधेमध्यें; कोठेंतरी मध्येंच. 'नसता अधिर्मधि उतरा । नसतीच विष्णें येती घरा ।' —नव १४.१२६. [ सं. आदि+मध्य ]

**अधिमास**—पु. अधिकमास पहा.

**अधिराज**—पु. सार्वभौम राजा; मुख्य. 'तरी सकळ वीराधि-राज । जो सोमवंशीं विजयध्वजु ।' —शा १२.२० —ज्य—न. सार्व-भौमत्व; साम्राज्य. [ सं. ]

**अधिरोहण**—न. बसणें; चढणें ( राज्यावर, सिंहासनावर ). उ० राज्याधिरोहण. [ सं. अधि+रुह ]

**अधिवास**—पु. १ राहण्याचें स्थान; वास्तव्य; राहणें. ' यज्ञी अधिवासु श्रुति ।' —शा ३.१३७. २ शेजार. [ सं. अधि+वस् ]

**अधिवासन**—न. १ त्रतोयानादि कर्तव्य असतां तत्कर्मोर्ग देवतांचे पूर्वी विधिपूर्वक सर्वतोभद्रादि आसनांवर जें स्थापन करतात तें; देवतास्थापन. २ देवतेची प्राणपतिष्ठा किंवा स्थापना करण्यापूर्वी आदल्या दिवशीं तिला अक्षतांवर किंवा पाण्यामध्ये ठेवणें. ३ ( ल. ) कर्ज वसूल करण्यासाठीं किंवा आपली एकादी मागणी मान्य करून घेण्याकरितां एकाद्याच्या दारांत धरणें धरून बसणें. [ सं. ]

**अधिवेशन**—न. सभा; बैठक ( इ. सेशन याला प्रतिशब्द ). ' हें प्रजापरिवेदेचें ८ वें अधिवेशन आहे. ' —के १६-४-३०. [ सं. अधि+विश ]

**अधिघुणें**—अक्रि. १ ( चुकीनें अधघुणें ) आश्रय करणें; रहाणें; असणें; वास करणें; बसणें; युक्त होणें. ' तैसें देख पां विहंगममते । अधिघुनि ज्ञानाते ।' —शा ३.४३. २ स्वीकारणें; अंगीकारणें; हातीं घेणें. ' म्हणे जें हें हा अधिघील । तें आरंभीच यया फळेल ।' —शा ६.१५१. [ सं. अधि+स्था ]

**अधिघाता**—त्रा—पु. १ राहणारा; वास करणारा; आश्रय-भूत. ' इन्द्रियप्रौढीमंडळा । शृंगार एकचि निर्मळा । जें अधिघात्रिया कां मेळा । देवतांचा जो ।' —शा १८.३४९. २ अच्यक्ष; आश्रय-स्थान; नियामक; ( परमेश्वर ). ' पाशु अधिघात्री तेथिची । मातृका सा ।' —शा ६.१२७; ' ब्रह्मपदीचा अधिघात्रा । त्यासी देती ब्रह्म-सना ।' —एरुस्व १५.१४७. [ सं. ]

**अधिघान**—न. १ वास; निवास; राहणें; वास्तव्य. ' या गांवांत आमचें दोन महिने अधिघान आहे. ' २ स्थान; ठिकाण; आश्रम; मठ; निवासस्थान; राहण्याचें मुख्य घर. ' येती अधिघानें पहावया ।' —सप्र ८.१०.९३. ' नेत्रांतवेतीं जो मांसगोलक हें चक्षुरिन्द्रियाचें व तद्द्वेषचें अधिघान. ' ३ ( ल. ) एकाद्याच्या दारिं धरणें धरून बसणें ( कर्जवसुलीकरतां ). ४ दिखाऊ पसारा; आश; अवडंबर; थाटमाट; बडेजाव; बोभाटा; ( ज्ञान, विद्वत्ता, संपत्ति, पावित्र्य इ० चा ). ( कि० माजणें, मांडणें, वाढणें ). ५ ग्रामक आश्रयस्थान; आरोपितवस्तु. ' भ्रमविषय सर्पांचें अधिघान रज्जू. ' ' गमनीं चंद्रद्वयसें नसतां ये प्रत्यया अधिघानीं ।' —मोमंभा २. ११४. ६ ब्रह्म; परब्रह्म. ' जेथ अधिघान प्रगट । डोळां दिसें ।' —शा ६.१७१. ७ आश्रय; आधार. ' जंव प्रकृतीचें अधिघान ।' —शा ३.५३. ८ प्रयुक्त; सत्ता. ९ आसन; सिंहासन. [ सं. ]

**अधिष्ठित**—वि. १ व्यापलेलें; ताब्यांत घेतलेलें; वास केलेला. २ बसविलेला; स्थापलेला. ३ निश्चित केलेला; नियत. [ सं. ]

**अधिष्ठिति**—स्त्री. १ स्थिति; अस्तित्व; वसति; निवास; वास्तव्य. २ वसतिस्थान; निवासस्थान. ३ आधान; निवेश; स्थापना. [ सं. ]

**अधिक्षेप**—पु. निंदा; दूषण; आरोप; हेटाळणी. [ सं. अधि+क्षिप्=टाकणें, फेंकणें ]

**अर्धी**—क्रि. १ पूर्वी; अगोदर. २ प्रथमपासूनच; पूर्वीच; पूर्वीपासूनच. ' अर्धीच बाई नाचरी तिचे पायांत बांधली बागरी ' [ सं. आदि. ]. ०चा—अगोदरचा; पूर्वीचा.

**अर्धी**—क्रि. खालीं. ' तेवींचि गा धनंजया । संसारतरु यया । अर्धीचि आथी खांदिया । हेंही नाहीं ।' —शा १५.५९. ०चा—खालचा. ' आणि अर्धीचीं हीं मूळें । उपपतीं परिसविली सविबळें ।' —शा १५.२०९. [ सं. अधस् ]

**अर्धीचे बर्दी**—बिदि, अर्धी बिर्दी—क्रि. सर्वांच्या पूर्वी; सगळ्यांत आर्धी. आर्धीचे बिर्दी पहा. [ अर्धी द्वि ]

**अर्धीत**—वि. १ पटण केलेला—वाचलेला ( भाग—प्रंथ ). २ ज्यानें पटण केलें आहे असा; शिकलेला—पढलेला ( माणूस ). [ सं. अधि+इ=जाणें ]

**अर्धीन**—वि. १ अवलंबून असलेला; ताब्यांत असलेला; सत्ते-खालील; वश; हातांतील. विशेषतः समासांत—एतदधीन; क्रोधा-धीन; तदधीन; दैवाधीन; पराधीन; पापाधीन; रोगाधीन; लोभाधीन; स्वाधीन. ' त-ही वृत्ति वर्णत्रया—अधीन तयाची ।' —शा १८.८२०: १२.३३. ' प्राप्ताप्राप्तीची गणना । अधीन कोणा पै नाहीं ॥ ' —एरुस्व [ सं. ] ०पण—न. ताबा; बक्त्त्व; सत्ता.

**अर्धीनामर्धी, अर्धीमर्धी**—क्रि. १ मज्याजवळ; आरंभी ना शेवटीं; कोठेंतरी; भलत्याच ठिकाणीं. ' हें साड मुळापाशीं तोड;



अधीमर्शी तोडू नको. ' २ अव्ययस्थितपणें. ३ अवेळीं. अधीमधीं—  
अध्यमध्यात—अधमधे—असणें—पडणें—संबंध ठेवणें; मध्ये  
पडणें. [ सं. आदि+मध्य ]

**अधीर**—वि. १ उतावीळ; चंचळ; अस्थिर; घोंटाळलेला;  
धरसोड्या; अनिश्चित. ' कळों ही आली तयाची जोडी । अल्प  
रोकडी बुद्धि अधिरा ॥ '—तुगा ७००. २ धीट नव्हे असा; भ्याड;  
भेकड. [ सं. अ+धीर. ]—पु. १ धैर्याचा अभाव; भीति; भ्याडपणाः  
कमकुवतपणा. ' अधीरें दुणावती कत्रा '—सुआदि २९. १४३  
२ उतावीळपणा; चंचलपणा. [ सं. ]

**अधील**—वि. अगोदरचा; पूर्वीचा; पहिला; प्रथम. [ सं.  
आदि+ल ]

**अधील**—वि. खालचा; नीच; धुद. ' मग आधिर्लीं देहातें । '  
—ज्ञा १५. ९२. [ सं. अधः+ल ]

**अधीलपण**—न. १ अग्रपणा; मुख्यपणा; अग्रता. ' तुका म्हणें  
अधीलपणें । नेली लांकडे चेंदनें । '—तुगा १०४७. २ मूळ स्वरूप  
पूर्वस्वरूप. [ सं. आदि+लपण ]

**अधीलमधील**—वि. मध्याजवळचा; पहिला किंवा शेवटचा  
नव्हे तो; कोटला तरी. [ सं. आदि+मध्य ]

**अधीश, अधीश्वर**—पु. धनी. मालकः राजा; सावभौम;  
स्वामी. [ सं. अधि+ईश ]

**अधुना**—क्रि. आतां; सध्यां; हल्लीं; अलीकडे. [ सं. ]

**अधुपा, अधुवा**—वि. न धुनलेला; ( तांदूळ वगैरे रोज  
धुण्याचा जिन्नस धुतला नसातं बापरतात ). [ सं. अ+धु=धुणें ]

**अधुरा**—वि. १ अपूर्ण; अधेवट; अपुरा. ' हें काम अधुरें पडलें  
आहे. ' २ पूर्णपणें तयार नसलेला; कच्चा; अप्रवीण. ' हा पंडित  
अधुरा आहे. ' गुप्त गोष्ट मनांत न ठेवणारा; [ सं. अर्ध+पूर्ण—पुरा ]  
—क्रि. अध्यां मार्गीत.

**अधुरी**—वि. १ उतावीळ; अधीर. २ कच्ची; अधेवट. ' अशी  
अधुरी गांठ देऊं नको वळकत दे. ' ३ अधाशी; हपापलेला; हांबरा;  
अधोरी. [ सं. आतुर ? अधेपुरा—उरा=अधुरा ]

**अधू**—वि. १ वड्या असलेला; उणीव असलेला; कुरूप; बेडब;  
लुळा अवयव, गात्र, इंद्रिय; अशक्त; विकल; पंगू ( इसम ). वाप्र.  
डोळा अधू, पाय अधू, दातानें अधू, कानानें अधू. २ नीट न चाल-  
णारें. ' गिण अधू आहे. ' ३ कच्चा—विषय, अभ्यास वगैरे.  
४ हळवा—मनाचा. [ सं. अर्ध. ]

**अधृति**—स्त्री. अवैयर्थ; भीति; भय. ' तयासि क्षोभुनाहीं बुद्धि ।  
धाणि न पवतां न बाधी । अधृति तयातें ॥ '—ज्ञा २. ३६०. [ सं.  
अ+धृति. ]

**अधे**—पु. अध्याय; प्रकरण. ' बर्ग ऋचा धृति स्मृति । अधे स्वर्ग  
स्तबक जाती । प्रसंग मानें समास पोथी । बहुधा नामें ॥ '—दा १२.  
५. ४. [ सं. अध्याय ]

**अधेन**—न. अध्ययन; पाठ. ' विद्वासास अधेनप्रीती । '—दा  
७. ९. ४५. [ सं. अध्ययन ]

**अधेमधे**—क्रि. प्रशस्त अधीमर्शी पहा.

**अधेला**—पु. १ अर्धा पैसा ( पुण्यामुंबईकडे ). खानदेशाकडे  
पाव आणा. ' मज तरि सपनीही हा दिसेना अधेला । अमुण्ण तरि  
न लागे आणि यांच्या धुयेला ॥ '—सारूह ४. ६८. [ सं. अर्ध+ल=  
अधेल=अधल. सि. अधेलो. ] २ ( ना. ) भागीदारीनें शेती करणारा.

**अधेला**—पु. एका जातीचा निर्विष साप. हा पिचळट रंगाचा,  
बराच लांब असून फक्त रविवारीं चावल्यास याचें वीष बाधतें असें  
म्हणतात. ' अधेल्याच्या मर्नी आदितवार. ' ( कों. ) ' अधेले '

**अधेर्ला**—स्त्री. १ अर्धा रपाया; आठ भाणी—नाणें. अधेल्यांची  
माळ '=घोड्याच्या गळ्यांतील दागिना. २ अर्धा पैसा; अधेला.  
' तुम्हासारखे सरदार लांक देतात शिवराई अधेर्ला. —स्वरापरि.  
३०. ३ ( व. ) निम्मे हिशानें शेत करण्याची पध्दति [ सं. अर्ध+  
ल ].

**अधेलें**—न. ( कों. ) अधेला साप.

**अधैर्य**—वि. अस्थिर; चंचळ; अनिश्चित; उतावळा; मित्रा;  
भेकड. —न. धैर्याचा अभाव; अनिश्चितता; भीति; भय. [ सं. ]

**अधोक**—वि. सुरक्षित; तुकसानीपासून मुक्त—व्यापारा—साव  
कारीसंबंधीं. —क्रि. सुरक्षितपणें; बेराक; भरभराटीनें; तुकसानी-  
शिवाय. [ अ + धोका. ]

**अधोगत**—पु. ( नृत्य ) एक अभिनयः डोकें अगदीं खालीं करून  
पाहणें, लाज दाखविण, नमस्कार करणें, दुःखानें तोंड खालीं घालणें,  
ह्या गोष्टी दाखविण्याकरितां हा अभिनय करतात. —स्त्री. अधोगति  
पहा. —वि. १ खालीं आलेला, उतरलेला, गेलेला, राहिलेला. २ हीन  
स्थितीस, निष्ठ अवस्थेस गेलेला; पतित. —क्रि. १ खालीं; खालच्या  
बाजूस. २ ( ल. ) व्यर्थ. ' माझे सांगणें अधोगत गेलें. ' [ सं. अधः+  
गत ]

**अधोगति**—स्त्री. १ उच्च प्रदंशाकडून नीच प्रदंशाकडे जी गति  
ती; वरून खालीं जाण्याची क्रिया; अवपतन; अवतरण. २ नरक;  
नरकगति. ३ अधःपात; निष्ठ जन्म; हीन स्थिति; अवनति;  
दीन अवस्था. ' पुढीले अधोगतीची लाज नेणवे । '—ज्ञा ७. १०४.  
—वि. खालीं उतरणारा; खालीं जाणारा; नीच स्थितीप्रत जाणारा;  
खालत्रणारा; खालावत चाललेला. —क्रि. खालीं; खालच्या दिशेस;  
हीनावस्थेस; अवनतीप्रत. ' तैसे मस्तकीं केश कुळ । कृष्णमुखेंशीं  
विन्मुख सबळ । अधोगती धांविनेले । '—एरुस्व १. ६३. [ सं. ]

**अधोगमन**—न. खालीं जाणें; अवनति; अधःपात; अवपतन;  
हीनावस्था; निष्ठ्रावस्था; फजीति. ( ल. ) व्यर्थपण. ' या नांव सार्थक  
चरण । इतर संचार तें अधोगमन । '—एभा ११. १२११. [ सं. ]

**अधोगामी**—वि. वाईट मार्गाकडे जाणारा; हीनावस्थेस जाणारा; खालावत चाललेला; नरकाकडे जाणारा. ' देओ परात्परु तर । मी अधोगामिया नितरं ह । '—श्र ४७. [ सं. ]

**अधोजिह्विका**—स्त्री. पडजीभ; प्रतिजिह्वा; उपजिह्वा. [ सं. ]

**अधोड**—वि. धिम्पाड, खादाड व मडड ( म्हशीबद्दल तिरस्कार निदर्शक शब्द ); ओबडधोबड, लड व फार वाढलेल्या अविवाहित मुलीबद्दल योजतात. [ धूड ? ]

**अधोड**—न. १ अर्थ कातडें: फाकी. २ ( म्हशीचें, बैलाचें ) न कमावलेले कातडें; चामडें; लोथ ( क्रि० कापणें, टांगणें, वेतणें, सालहिरडा भरणें—दोरांच्या धंध्यांतील शब्दप्रयोग ). ३ गुरांचें कातडें घेण्याचा महाराचा हक्क. ० शिवणें—चामडें कमावण्यासाठीं टांगण्याकरितां व त्यांत मसाला भरण्याकरितां पिशवी शिवणें. [ सं. अर्थ+दोर; अर्थ+नत्र; अधूत ? ]

**अधोडी**—वि. कच्च्या कातड्याचा बनविलेला, डोल, जोडा, बादला वगैरे. ' आम्हां अधोडीचे जोडें । '—तुगा ४३.५४. २ दांडगा; राकड; ( बिनकौशल्याच्या कारागिराच्या कामाबद्दल योजतात ).

**अधोडी**—वि. हांवरा; लोभी.

**अधोडी**—स्त्री. ( काव्य ) एका खळाचें नांव.

**अधोदंत**—पु. खालच्या जवड्यांतील दांत [ सं. ]

**अधोदिशा**—स्त्री. अधःस्वस्तिक; अधरदिशा; खालची दिशा. [ सं. ]

**अधोद्वार**—न. १ उपस्थ; योनि—लिंग. २ गुदद्वार; मलद्वार. ' चरण आणि अधोद्वार । पायू हे प्रकार । '—शा १३. १००; ' शर्धा करिती अधोद्वारें ॥ '—एमा २३.५५८. [ सं. ]

**अधोपर**—न. शिखर. ' ना तरी कैलासाचीं अधोपरें । आळंगितु इन्द्रनीलांचीं शिखरें ॥ '—शिशु ६२. [ सं. अर्थ+उपरि ]

**अधोपरी**—वि. जन्मजात नव्हे तें; नवीन; स्वकर्तृत्वाचें. अधोपरी श्रीमंत—स्वकर्तृत्वानें श्रीमंत; अधोपरी—अंधळा—इरिद्री—पंगळा—वेडा. म्ह० १ अधोपरी जोडले पिढीजात तोडले. २ अधोपरी आलं राज ( राज्य ) कोंबडी मागते जानबाज. —क्रिवि. मध्येंच; अध्यावर [ सं. अर्थ+उपरि ]

**अधोपी**—अधुपा पहा.

**अधोभाग**—पु. १ खालचा भाग; तळ; बूड. २ गुदप्रदेश; अधोद्वार. [ सं. ]

**अधोमुखन, अधोलोक**—न. पु. पाताळ. [ सं. ]

**अधोभूमि**—स्त्री. तळमजल्याची जागा; खालची जागा; खोल जागा. [ सं. ]

**अधोमुख**—वि. अधोवदन; खाली तोंड करून असलेला; ( ल. ) खिन्न; ओशाळलेला; लाजलेला; शरमलेला. ' तेथे अवधीं झालीं पराङ्मुखें । पाठोरीं निघालीं अधोमुखें ॥ '—एमा ४.८८. —न. ( ल. ) भीड. ' अधोमुखें भेद वाढतो । '—दा २०.३.२२. [ सं. ]

**अधोमुख(बाहु)**—वि. ( वृत्त्य ) वृत्त्यामध्ये शरीराच्या दोन्ही बाजूस हात स्वाभाविकपणें लोंबत ठेवणें. [ सं. ]

**अधोमुखी**—वि. खाली तोंड केलेला. ० गोम—खाली तोंड करून असलेले गोमेच्या आकाराचें केसांचें वळण, हें एक घोड्याचें शुभ चिन्ह मानतात. याच्या उलट शब्द ऊर्ध्वमुखी गोम.

**अधोयंत्र**—न. अकं काढण्याच्या आसुतिपात्राप्रमाणें जोडनळ्यांचें असलेले अधःपात्र. दारू—अकं काढण्याचा भांड्याचा एक भाग. [ सं. ]

**अधोरंध्र**—न. अपानद्वार; गुदद्वार. ' अधोरंध्राचेनि बाहे । अपानु हें नाम लोहे । '—शा १८.३३८. [ सं. ]

**अधोरा—री**—अधुरा पहा. म्ह० १ अधोरें ( अर्थवट ) उपाशीन जीव टांगण्यापाशीं. २ अधोऱ्याचा रिण अवकळ्याची चाकरी ( कर्षी करूं नये ).—मसाप २.३.६०.

**अधोर्ध्व**—क्रिवि. खालीवर. ' अधोर्ध्व अग्रहि दिशा । तिचें उदक कर्षी वळसा ॥ '—दा ११.७.१८. [ सं. अधः+ऊर्ध्व ]

**अधोर्ध्व**—क्रिवि. खालीवर. ' अधोर्ध्वे काय नेणों जाहलें । '—शा ११.७८९. —पु. १ श्वासोच्छ्वासा. २ अस्तित्व; जीवमानता[ सं. ]

**अधोली**—स्त्री. १ पायलीच्या अर्ध भागाचें माप; दोन शोरांचें माप. २ अधोलीच्या आकाराचें दारूचें एक खापरी भांडें; त्यांत नारळाच्या आकाराचे दारू भरलेले कागदी गोळे भरून तोंडाशीं दुर्तोंड्या बाण ठेवतात व नळा दाखवितात. जेव्हां गोळे जोरांन बाहेर येतात व वर उंच जाऊन फुटतात; त्यावेळीं त्यांतून तारे निघतात. [ सं. अर्ध ]

**अधोवदन**—वि. अधोमुख; खाली मान घातलेला; खिन्न; दुःखी; अवमानित. [ सं. ]

**अधोवायु**—पु. पाद; अपानवायु; पंचप्राणांपैकी एक; गुदद्वारांतून सरणारा वायु. [ सं. ]

**अधोशाखा**—वि. खाली फांया असलेला. ' हें असो अधोशाखा । '—शा १५.५१९. [ सं. अधःशाखा ].

**अधोष्ठ**—न. भगोष्ठ; स्त्रीजननेद्रियांतील ओष्ठसदृश भाग. [ सं. ]

**अधधर**—क्रिवि. अधांतरीं; निराधार; अधर पहा. [ सं. अधर ]

**अधधा**—पु. ( ताल ) तिलवाडा पहा. [ सं. अर्थ ]

**अधधी**—स्त्री. ( व. ) अर्धशिशू. [ सं. अर्थ ]

**अधधन्नि**—न. लक्षाच्या वेळीं होमासमोर दिलेले स्त्रीधन. —याज्ञवल्क्य स्मृति, व्यवहाराध्याय ८.१४३. [ सं. ]

**अधधन**—न. अध्ययन; पठण; अभ्यास. ' ब्राह्मण पुरींत अधधनं करिती । '—सप्र ८.८. [ सं. अध्ययन ]

**अधधयन**—न. १ पठन; वाचन; अभ्यास ( विशेषतः धार्मिक प्रथाचा ). २ शिकलेलें, पठण केलेलें शास्त्र; अधीतशास्त्र. ' अनभ्यासासुळें

मी अध्ययन विसरलें.' [सं. अधि+इ=शिकणे]. ०शील-वि. अध्ययनाची-अभ्यासाची आवड असलेला; अभ्यासिक. [सं.]

**अध्यलंडमध्यलंड**—अध्यलंडमध्यलंड पहा.

**अध्यवसाय**—पु. १ आत्म्याला किंवा स्वत्वाला जाणीव; आत्मबोध; सदसद्विवेकबुद्धीने केलेला निश्चय; मनोभाव. २ ठराव; निर्धार. ३ दीर्घाद्योग; प्रयत्न. ४ (तर्क.) तर्काने कार्यकारणसंबंध पाहून एकाद्रे निश्चित अनुमान किंवा कार्याकार्यनिर्णय करणे. —गीर १३३. [सं. अधि+अव +सो=प्रयत्न करणे]

**अध्यवसित**—वि. स्वतः किंवा आत्म्याने जाणवले; निश्चित ठरविलेले; अध्यवसाय पहा. [सं.]

**अध्यस्त**—वि. १ आरोगित; कल्पित; मानलेले (रज्जूच्या टिकाणी सर्पित; मृगजलाच्या टिकाणी जलूच इ०) २ चित्तिलेले; चित्तन केलेले; विचार केलेले; मनन केलेले. [सं. अधि+अस्त. अयु=टाकणे]

**अध्यस्थ**—स्त्री. धाड्याच्या पायाचा रांग. —अधप २. ३८. [सं. अधि+अस्थि]

**अध्यक्ष**—पु. १ संस्था अगर मंडळ यांचा त्यांच्या नियमाप्रमाणे निवडलेला अगर ठरविलेला मुख्य-नियंता; प्रमुख. —सभा ७१. २ स्वामी; मुख्य; नियंता; वगिष्ठपणने देखरेख करणारा; दिशा दाखविणारा; नियामक; नियंत्रक. उ० दानाध्यक्ष, धनाध्यक्ष, धर्माध्यक्ष. 'जो इंद्रियदर्शाचा अध्यक्षु।' —ज्ञा ८. ३४. [सं. अधि+अक्षि=डोला]

**अध्यक्षाधिष्ठित**—वि. प्रमुखस्थानी अध्यक्ष असलेली एक प्रकारची लोकनियुक्त (अमेरिकेसारखी शासनपद्धति, राज्य). [सं.]

**अध्यक्षी**—पु. सर्वांकडे पहाणारा; सर्वत्र ज्याची दृष्टि आहे असा; सर्वत्रेष्ट. 'सर्वांसाक्षी। अध्यक्षी हे नाम त्या ॥' —निगा ४१३. [सं. अध्यक्ष]

**अध्याय**—पु. अध्याय; प्रकरण; सर्ग. 'अध्या इतुकेंन जाला पूर्ण ॥' —दावि २५६; 'बाचा एकोबाचा भागवत अध्या ॥' —अमृत ११७. [सं. अध्याय]

**अध्याय**—न. १ आत्म्याबद्दलचे ज्ञान; ब्रह्मज्ञान; अधिभूतापासून परिणाम पावलेली भावना, सामर्थ्य; वेदांत. 'तेथ अध्यात्म्या नवलपण पुरे।' —ज्ञा ७. १७७; 'येरवीं देवधिही अध्यात्मगतां।' —ज्ञा १०. १५७. २ शरीरस्थित (त्वंपदवाच्य) आत्मा. ३ प्रत्येक वस्तूचा स्वतःचा जो मूळ भाव (स्वभाव). ४ परमात्म्यासंबंधी निरूपण. 'आज पुराणांत कथा नव्हती अ०च निघाले.' —वि. १ आत्मविषयक; आत्म्यासंबंधी; आत्म्याबद्दलचे; शारीरिक; शरीर, इंद्रिये व प्राण यांपासून होणारे. 'तैसें अधिभूताधिदैवां। अध्यात्मादि उपद्रवां। पातलेया पांडवा। गिळ्ळी घाली ॥' —ज्ञा १६. १९५. २ अध्यात्मासंबंधी; वेदांतविषयक. [सं.] ०विद्या-

**शास्त्र-ज्ञान-वेदांतशास्त्र; ब्रह्मविद्या; उपनिषदांत सांगितलेले ज्ञान** [सं.]

**अध्यात्मविज्ञान**—न. परलोकविद्या; (इं.) स्तिपस्त्रिच्युअॅलिझम. 'आपल्या आत्म्या मृत्यूच्या शोकांने फार विव्ळ होऊन ते अ०ची चर्चा करूं लागले' —पलोवि ३६.

**अध्यात्मा**—पु. १ आत्मा; ईश्वरांस; शरीरांत व्यापून असणारा परमात्म्याचा अंश; चैतन्य. २ आत्मज्ञान. [सं.]

**अध्यात्मिक**—वि. १ अध्यात्मासंबंधी; अध्यात्मिक पहा. २ (विप्र. अध्यात्मक) दार्शनिक; ढोंगी.

**अध्यात्मी**—पु. वेदांतशास्त्रामध्ये मग्न; परमार्थी; वेदांती. 'देव-गृहीं अवघे अध्यात्मि जालेती खंवी १' —सप्र ८. १०. ३०. [सं.]

**अध्यापक**—पु. शिक्षक; गुरु; (इं.) प्रोफेसर. [सं.]

**अध्यापन**—न. शिक्षाविणे; पढविणे; अध्यापकाचा व्यवसाय [सं.]. ०शास्त्र—न. शिक्षाविण्याचे शास्त्र; शिक्षणशास्त्र; (इं.) पेडागाजी.

**अध्यामध्यांत**—कि.वि. अध्यांतमध्यांत; भागणार्डीत; कारभारांत. 'कोणाच्या अध्यामध्यांत न पडतां आपले काम बरे कीं आपण बऱ्या अशा प्रकारें त्यांनीं वागणूक केली.' —मायेचा बाजार. [सं. आद्य+मध्य]

**अध्याय-व**—पु. खंड, पर्व, परिच्छेद (पुराणादि ग्रंथांचे); प्रकरण; विभाग. 'एवं जन्यजनकभावे। अध्यायो अध्यायाते प्रसवे।' —ज्ञा १८. ७५. [सं. अधि+इ=अध्ययन करणे, शिकणे]

**अध्यारोप**—पु. मिथ्या आरोप; भ्रम; कल्पना; माया. 'सुखद सृष्टिचा आटोप। वेदांत्या अध्यारोप ॥' —टिक १६२. [सं.]

**अध्यावाहनिक**—न. वरातीच्या वेळीं मिळालेले स्त्रीधन. याज्ञवल्क्य स्मृति ८. १४३. [सं.]

**अध्यास**—पु. १ पूर्ण चिंतन; ध्यास; लक्ष लावून केलेला विचार; निरंतर ध्यान. 'अध्यासबळांने पुण्यपुरुष। होऊनि तहूंचे दिसती ॥' —दावि ७७९. २ जुकीची कल्पना, जाणीव; खोटी कल्पना; मिथ्याग्रह; आरोप; आळ. 'वेदादि अध्यासु आपुल्याठावीं। श्रवणे मननें मिथ्या केला पाही ॥' —एमा ११. ६४०. [सं.]

**अध्याहार**—पु. १ वाक्य पुरे करण्यासाठीं एक किंवा अनेक शब्द घेणे; पदरचे घालणे. २ अध्याहृत किंवा गाळलेला शब्द; पद-त्वा घातलेला शब्द. [सं. अधि+आ+ह=घेणे]

**अध्याहार्य**—वि. अध्याहार करावयाचे (पद); पदरचा बाला-याचा (शब्द). [सं.]

**अध्याहृत**—वि. १ मूळांत नसांत अर्थबोध न्वावयकारितां घालावा लागलेला (शब्द-वाक्यखंड). २ तर्कित; गृहीत. [सं.]

**अध्यायमध्य**—अधीमधी पहा.

**अधुव**—वि. चिरकाल न टिकणारे; अनिश्चित; चंचल; क्षण-भंगुर. [सं.]

**अधुवात्मक**—वि. (शाप.) ध्रुवीभवन न झालेले. [ सं. ]  
**अध्वपरिमाण, अध्वमान**—न. मार्ग किंवा अंतर मोजण्याचे साधन—माप; कोस, योजन इत्यादि रस्त्याच्या लांबीचे परिमाण. [ सं. अध्वन्+मान. ]

**अध्वर**—पु. १ यज्ञयाग. ' ऐशी हे आदि परंपरा । संक्षेपे तुज धनुषेरा । सांगितली या अध्वरा । लागूनियां ॥ '—ज्ञा ३.१३८. २ अष्टवसूपैर्की एक. [ सं. ]

**अध्वरिअं**—अध्वर्यु पहा. ' तेथ होतें अध्वरिअं उद्गातें । मेळ-ओनि यज्ञ-द्रव्यातें ॥ '—शिशु ८५७. [ सं. अध्वर्यु ]

**अध्वर्यु**—पु. १ यज्ञ चालविणारा; उपाध्याय. ' अध्वर्यु याज्ञ-वल्क्य, ब्रह्मा श्रीव्यास पैल मुनि होता । '—मोसभा २.१८. २ यज्ञां-तील मुख्य ऋत्विज. ३ ( ल. ) मुख्य व्यवस्थापक; पुढारी; नायक; अध्वश; धुरीण; प्रमुख; मुख्य. [ सं. ]

**अध्वसंक्रमण**—न. मार्गसंक्रमण; वाटचाल. [ सं. ]

**अध्वा**—पु. रस्ता; मार्ग; पथ. [ सं. अध्वन् ]

**अध्यावरचा**—वि. १ मार्गातील; रस्त्यावरील. २ ( ल. ) तात्पुरता; उपरि; अधव्याचा ५ पहा.

**अन्**—अ. १ नकारार्थी. [ सं. न; तुल० इ. अन् ]

**अन्**—अ. रसायन शास्त्रातील ( इ. ) अंन उपसर्गाबद्दल; जसे अन्हायज्ञाइइ=अन्नाइ.

**अन्**, **अन**—वि. अन्य; इतर; दुसरा. ' लक्षभोजनीं पूज्य ब्राह्मण । आन यातिसि पुसे कोण ॥ '—दा ५.१.१४. [ सं. अन्यत्. ]  
 —उभ. आणि, व, आणखी. ' या पुढे अन् मला सुचवेना । '  
 —किंगवि ५५. [ सं. अन्यत् तुल० इ. अँड ]. —किवि. १ एकूणएक; सर्व. ' बाघाला पाहतांच अन माणसे पद्वे लागलीं. ' २ ऐन; अति-शय करून. ' अन उन्हे पडले होते तशांत मी शेतांत गेलों '

**अनक**—पु. शैतिक. ' तंव वेडिले पौंड्रकें । शस्त्रार्थी सहज अनकें । विधितातीं ॥ '—कथा १.४.६८. [ सं. अनकी. ]

**अनकपृष्ठ**—न. अंक नसलेले पोथीचे पान; ज्यावर पानाचा आंकडा घातला नाही असे पान. [ सं. ]

**अनकरीब**—अनकरीब पहा.

**अनकट्टी**—वि. ( व. ) आळशी; कष्ट न करणारा माणूस. [ सं. अ+कट्ट ]

**अनकळित**—किवि. अडचणीत न पडतां; प्रयासरहित; प्रस विरहित; सहज; न कळतां; अकलेश; निर्वैर. ' मग निघाले अनकळित । निवृत्तितीर्ती ॥ '—ज्ञा ७.१०१.

**अनकूळ**—अनुकूल पहा.

**अनखर**—अणखर ४ पहा.

**अनंग**—वि. अंगरहित; निराकार. ' जे अनंगु तो पेंधा । निक-बधा उसधा ॥ '—ज्ञा १३.१८०; ' मदनं कृष्ण देखिला सांग । अंग

जाळनि झाला अनंग ॥ '—एह्लव १.७२. —पु. मदन; कामदेव; काम. ०दहन—शंकर; शिव. [ सं. अ+अंग. ]

**अनंगट**—अनंगट पहा.

**अनघ**—वि. १ निष्पाप; २ निर्मळ; ३ सुंदर. [ सं. ]

**अनघटित**—वि. १ अद्भुत; अघटित; न घडणारें. २ अवघड; कठिण, ' तरी हें असे अनघटित । वायां दुःख दुणावत । '—कथा १. ८.१७९. [ सं. अ+घटित ]

**अनघड**—वि. १ न घडलेला; न घासलेला; न तासलेला—( लांकूड, दगड ). ' दगडाची बाजू खाणीतून जशी अनघड येईल तशीच असावी. '—मॅग्ज तप. ८०. २ अप्रबुद्ध; अज्ञान; अजाण; अडाणी; अमस्कृत. ' अनघड संग प्रसंग नकारे देवाराया । '—दावि १८६. [ सं. अ+घट्ट ]

**अनच्छ**—पु. अस्वच्छ पदार्थ; चिखल; गाळ. ' मग चिखालें गा तो अनच्छ । उपसिल येळारथीं । '—कथा २.१६.१४३. [ सं. अ+अच्छ ]

**अनणु**—अणु पहा.

**अनंत**—वि. ज्यास अंत नाही असा; शाश्वत; अमर्याद; देशकाल-परिच्छेदशून्य; असंख्य; अपार ( काळ, स्थळ, संख्या, ब्रह्म ). ' मी जैसा अनंतांनंदु । '—ज्ञा १४.५३. —पु. १ विष्णूच्या असंख्य नांवां-पैकी एक. ' आपुलिये चाडे श्री अनंता । उमगु मोहे ॥ '—ज्ञा ५.३. २ सर्पांचा राजा—नागांपैकी एक—शेष. ' नागांमार्जी समस्तां । अंतु, तो मी । '—ज्ञा १०.२८२; ' अनंतासी ( शेष ) म्हणे अनंत ( विष्णु ) । '

—ह ३.१४. ३ अनंतचतुर्दशी ( संक्षिप्त रूप ). ४ भाद्रपद शु. १४ च्या दिवशी पूजा करून उजव्या हातांत बोधावयाचा चौदा गांठीचा रेशमी गोफ—दोरा. ' तूं आताराकडून अनंत घेऊन ये; पूजेची वेळ झाली. ' ५ कानांत घालण्याचा एक दागिना. ६ एक फुलझाड; अनंत तगर; याचीं फुले शोभिवंत, वास मधुर; पांढरा व तांबडा अशा दोन जाती. ७ ( गणित ) अमर्याद संख्या; अगणित संख्या; अनंतराशि पहा. ८ ( सामान्यतः ) परमेश्वर; परब्रह्म. ९ जैन लोकां-तील चौदावा तीर्थंकर. [ सं. अ+अंत ]

**०ख्याल**—पु. अव. अपार, विनोदी—लहरी—मौजा—गमती—युक्त्या—चाळे, **०ख्याली**—वि. अनंतख्याल किंवा अमर्याद, अपार विनोद करणारा. **०गांडथा**—पु.

एक किड्यासारखा बारीक व विळविळीत समुद्रांतील मासा. **०चतु-र्दशी**—श्रत—स्त्री. न. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या दिवशी करावयाचें ( विष्णु प्रीत्यर्थ ) व्रत. चौदा प्रकारचीं फुले, फळे, नैवेद्यास चौदा पक्वान्ने, अनंत दोऱ्याला चौदा गांठी, व चौदाव्या तिथीला पूजा हा चौदांचा मेळ अन्यसनीय वाटेल. **०तगर**—पु. एक फूल, अनंत. **०पाद**—पु. ( प्राणि. ) घोणवर्गातील अनेक पाय असणारा प्राणी; ( इ. ) मिरिआपोडा. **०पार**—पु. ज्यास अंत किंवा पार नाही असा; अमर्याद; अफाट. ' अनंतपारं किल शब्दशास्त्रम् । '—पंच तत्र. **०मट्टी**—स्त्री. प्राचीन काळी अनंत नांवाच्या एका विद्वानां

केलेल्या प्रथांचे नांव; यावरून (ल.) विद्वत्तेचे किंवा बुद्धीचे खोटे प्रदर्शन; घमंड; रिकामा डौल, प्रतिष्ठा. (क्रि० दाखवणे, मिरवणे).

०मूळ—न. एक वनस्पति; इंद्रजी सासापरिल्याच्या तोडीचा रक्त-शुद्ध करण्याचा गुण हीत आहे. काढा किंवा पाकाच्या स्वरूपांत अनंतमूळ देतात. अभिमांध, ज्वर, रक्तदोष, उपदेशादि विकार यांवर हा गुणकारी आहे. पर्यायनामः—(कौं.) उपळसरी. तुणतुणी. (खा.) दुधी. ०राशी—स्त्री. (गणित.) अगणित संख्या, रक्षम, राशी. ०धात—स्त्री. चार बोटांवर १०दोरे घेऊन केलेली कापसाच्या सुताची वात. ह्या अनंतचतुर्दशीपासून दररोज दोन वाती अशा वर्षभर लावतात अगर एकदम लक्ष वाती लावतात. [सं. अनंत+वर्तिः प्रा. वट्टि; म. वात]. २ त्रिदोषजन्य डोळे, भुंवया व आंख या टिकाणी हांगारा एक विकार—योर २.५१२. ०व्रत—न. अनंतचतुर्दशीच्या दिवशी करण्याचे व्रत; अनंतचतुर्दशी पहा. ०लोम—पु. (प्राणि.) अंगावर पुष्कळ केस असलेला प्राणी. ०श्रेणी—स्त्री. (बीज.) अंत न पावणारी श्रेणी.

अनंतत्व—न. १ ज्या स्थितीला अंत नाही अशी शाश्वत स्थिति; आनंत्य; अनंतता; अपारता; निरवधिभाव. २ संपूर्णता; अभ्यंगता. ३ (गणित.) अनंत संख्या; अनंतता. [सं. अनंत+त्व]

अनंतर—वि. १ मध्येतरी अंतर न ठेवतां, खंड न पडतां येणारा; अगदी लागून किंवा पाटोपाट येणारा; आनुक्रमिक. २ अव्याहृत; मितंतर; अविच्छिन्न; अखंड; सतत. —क्रि.वि. मागाहून; पश्चात; नंतर; पाठीमागून; मग. —शब्. मागे; मागून; पश्चात; पाठीमागे; नंतर. [सं. अ+अंतर]

अनंती—स्त्री. अनंताची बायको. अनंतचतुर्दशीस अनंताबरोबर दुसऱ्या एका लहान रेशमाच्या दोऱ्याची पूजा करतात व तो दोरा पूजा करणाऱ्याच्या पत्नीच्या डाव्या दंडांत बांधतात. [सं.]

अनत्याचारी—वि. अत्याचाररहित; सात्विक; अराजक नव्हे असा; सनदर्शी. 'अत्याचाराला तोंड देण्याचा प्रसंग अनत्याचारी लोकांस आला आहे.' —के १६.४.३०. [सं. अ+अत्याचारी]

अनर्वक—वि. न नांदणारे; अपेशी. भूतादि बाधेमुळे ज्यांत कुटुंब नांदत नाही असे (वसतीला—राहण्याला अयोग्य घर). [सं. अ+नर्वक]

अनद्यतनभूत—पु. (व्या.) एक भूतकाळ. —चाळू दिवसासंबंधी नव्हे तो. अद्यतन पहा. [सं.]

अनधिकारी—वि. १ अधिकार, हक्क, योग्यता, नसलेला; अपात्र; अयोग्य. 'एव्हवीं गीताश्रवण अवसरें। आवडों लागतां अनधिकारी। परी शेखीं तेंचि उजरी। पात लाभली ॥' —ज्ञा १५. ५९०. २ (व्यापक.) ज्याचा वारसा —हक्क गेला आहे असा; बेवारसी. ३ साधनचतुष्टयसंपन्न नव्हे असा. [सं.]

अनधिगत—वि. माहीत नसलेले; गोध लावून न काढलेले; अज्ञात; अलक्ष्य; न संपादिलेले; प्राप्त न झालेले. [सं.]

अनधीत—वि. १ न वाचलेले; न पढलेले (पुस्तक). २ जो पढला नाही किंवा ज्याने वाचले नाही असा; अक्षरशत्रु; न शिकलेला. [सं. अ+अधीत]

अनध्याय—पु. (विप्र. अनध्याय.) (वेद) पठण करण्यास निषिद्ध मानलेला दिवसः (ल.) सुट्टी. (वेद) पठणांत किंवा अभ्यासांत खंड; खळ; अडथळा. अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावास्या, प्रतिपदा सूर्यसंक्रांति, मन्वादि, युगादि; कार्तिक, आषाढ, फाल्गुन या महिन्यांच्या ऋण पक्षांतील द्वितीया; तूळ व मेष या संक्रातींचे १२ प्रहर हे काल वेदान्यास करण्यास अयोग्य व अनध्यायाचे समजतात. या दिवशी वेदाध्ययन करीत नाहीत. —धसि २ 'कीं अनध्यायामाजी रसाळ। वेदाध्ययन राहिले ॥' [सं.]

अनन—न. (गो.) सिताफळ. (लं. पोतू. अनोनो स्पेमोसा).

अनन—न. १ अन्न. २ जेवणखाण; भोजनादि व्यापार. 'अर्धी अननं मग तननं।' [सं. अन्न]

अनन(ना)स—पु एक फळ व झाड; हे उष्ण प्रदेशांत होते; केतकीच्या झाडाप्रमाणे व झुपकेदार; फळे रुचकर व गोड. फळांचा रस औषधि असून पित्तनाशक आहे. फळांचा सुरंबा होतो; चटणी कोशिंबीरिह करतात. [का. अणसु; पेरु. अनन; इं. अनन+स अव. प्रत्यय]. ०भात—पु. तांदुळांत अननस घालून शिजवून केलेला भात.—गृशि ३७१.

अनन्य—वि. १ एकरूप. 'सोडहंबोधे तयाच्या ठायीं। अनन्यु होय।' —ज्ञा १८.१३९. २ एकमेव; एकटा. 'येणेपरी परिस-तांचि तया अनन्या।' —नल. १२१. ३ एकनिष्ठ; दुसऱ्याचा आश्रय न घेतलेला. 'जो मज होय अनन्य शरण।' —ज्ञा ९.२८८; 'जाति कुळ नाही तयासी प्रमाण। अनन्या अनन्य तुका म्हणे ॥' —तुगा ६९. ४ अन्योन्यः परस्पर. 'न तुटे अनन्यभिळणी योग। भिन्न विभाग दावितां।' —एमा २.८.२७. ५ एकाकी; अनाथ; ज्यास दुसरा कोणी तारणारा नाही असा; ज्यास दुसरा उपासनाविषय, देव, आश्रयदाता वगैरे नाही असा. 'अनन्यास रक्षीतसे चापपाणी।' —राम ३५. ६ स्वकीय; आपला; स्वतःचा (मुला, मूल). 'पाये अनन्य लोटुनि लावावे काय अन्य धानातें।' —मोमीष्म ४.५. ७ अद्वैत.

अंगति—क—वि. एकनिष्ठ; दुसरा मार्ग किंवा उपाय नसलेला; अगदी अवलंबून असलेला. 'गेसे अनन्यातिके चित्तें। चितितसाते मातें।' —ज्ञा ९.३३३. 'हे अनन्यगतीचे मज। आशी व्यसन।' —ज्ञा १८. १३४९. ०भक्ति—स्त्री. केवळ एका (देवा) चीच भक्ति. ०भाव—पु. १ अंतःकरणांत एकच एक विचार असणे; निःसीमभक्ति; कळकळ; आस्था; एकनिष्ठता. २ सरळभाव; प्रामाणिकपणा; साळ्वदपणा; कपटराहित्य. (याच्या उलट दुजाभाव). ०विषय—वि.

केवळ एकच विषय असलेला; एकचित्त; एकनिष्ठ; एकदिलाचा. ०वृत्ति, ०भनस्क—वि. एकाच पदार्थावर विषयावर, मन, ध्यान

किंवा लक्ष असलेला; सावधानचित्त; एकाप्रचित्त. ०वेद्य—वि. दुसऱ्याला जाणतां न येण्यासारखें; स्वतःलाच समजणारें; आपल्या अनुभवांचे जाणतां येणारें; दुसऱ्यास त्याची जाणीव करून देतां न येण्यासारखें ( ब्रह्म, सुख, मनातील गुप्त गोष्ट इ० ). ०शरण—वि. दुसरा आसरा किंवा आधार नसलेले; दुसरा ठाव नसलेले; एकाच आश्रयावर अवलंबून असलेले. ०साधारण, ०सामान्य—इतरत्र न आढळणारें; अलौकिक; सामान्यतः न दिसणारें ( धैर्य, शौर्य इ० ).

**अनन्योदक**—न. एकनिष्ठारूप पाणी; ( ल. ) भक्ति. ' अनन्योदके ध्रुवटा वासनाजे तत्रिष्ठ । '—ज्ञा १५. २. [ सं. अनन्य+उदक ]

**अनन्यव्य**—पु. १ विसंगतपणा; असंबद्धता; अप्रस्तुतता. २ एक अर्थांकरा. एकाच अर्थास उपमानत्व आणि उपमेयत्व कळून जो उपमानोपमेयभाव वर्णिला असतो तो. उ० ' समर्था या लोकीं तुजसम अये तूंचि अससी । '—वामन ( गंगालहरी ); ' समुद्रासारिखा एक समुद्रच आहे. ' [ सं. अ+अन्यव्य ].

**अनन्वित**—वि. १ असंबद्ध; विसंगत; अव्यवस्थित; भलभलतें; ( भाषण, ग्रंथ, इ० ). २ शास्त्र व लोकव्यवहार याला विरुद्ध; अनियमित; अन्याय्य ( वतन, वाणफूक, वगैरे ). ३ वेताल; अमर्याद; प्रमाणाबाहेर ( छळ इ० ). [ सं. अ+अन्वित. ]

**अनपत्य**—वि. अपत्यरहित; संतति नसलेली; वांझ; वांझोटी; ( ल. ) फटिंग. [ सं. अ+अपत्य ]

**अनपराध**—वि. ( विप्र. अनपराधी ). निर्दोष; निष्पाप; निरपराध. —किवि. दोष—सुकी नसतांना; विनापराध. [ सं. ]

**अनपाय**—वि. १ अपाय न करणारा; अविघ्नकारी. २ अपायरहित; नाश न पावणारी; अविनाशी; अखंड. ' तैसी क्रियाशक्ति पवनी । असे जे अनपायिनी । ते पडिली नानास्थानी । नाना होय । '—ज्ञा १८. ३३३. ' तिष्ठत असो अनपायिनी । न स्मरो विषयादि काही । '—रास १. १७. [ सं. अ+अपाय ] —किवि. अपाय न करता; उपद्रव दिल्याशिवाय, त्रासरहित. त्यावनी एक तडाग तोयें । तुडुंबलें तामरसानपायें ॥ नल ३६.

**अनपाळणें**—सक्ति. ( गो. ) न पाळणें; ( सांगितलेले ) न ऐकणें. [ सं. अ+पाल् ]

**अनपेक्ष**—वि. १ अपेक्षा नसलेला; निरपेक्ष; निरिच्छ; बेगरजू. २ बेफिकीर; उदासीन. [ सं. अ+अपेक्षा ]

**अनपेक्षित**—वि. १ अनिच्छित; जरूर नसलेले. २ अनिष्ट. ३ ध्यानींमनीं नसलेले, अकल्पित; अकस्मात् उत्पन्न झालेले. [ सं. ]

**अनबनाव**—पु. बेबनाव; वैमनस्य; शत्रुत्व. [ हिं. अ+बनाव ]

**अनबुज**—वि. अज्ञानी; बुद्धिहीन; अडाणी. ' तुझे थोरपण तुज्जानी साजे । घेरी अनबुजे होय वेवा । '—ब ७१०; ' स्वर ऐकून कोकिला दबाव्या गिरिकंदरीं अनबुजा । '—पला ५. ९. [ सं. अ+बुज्; प्रा. बुज्ज; हिं. अनबुज्ज. ]

शुको. १. ९

**अनभग्न**—वि. ( प्रां. ) अभ्यास नसलेले; अनिष्ठात; अनिष्ठात; अनभ्यस्त; कच्चा. [ सं. अ+भग्न ]

**अनभरंवसा**—पु. ( ना. ) अविश्वास; बेभरंवसा. [ अ+भरंवसा ]—शी, अन भरोशी—अविश्वासी.

**अनभावार्थी**—वि. ( गो. ) कपटी; धूर्त; बाहेर एक व मनांत दुसराच त्रेतु असलेला. [ सं. अ+भाव+अर्थ ]

**अनभिज्ञ**—वि. १ परिचय नसलेला; अपरिचित; विन माहितीचा. २ अजाण; अडाणी. [ सं. अ+अभिज्ञ. ]

**अनभ्यस्त**—वि. न आचरेलेला; सराव किंवा परिपाठ नसलेला; अपरिचित; तरबेज किंवा कुशल नसलेला; माहिती नसलेला. [ सं. अ+अभ्यस्त. ]

**अनभ्यास**—पु. १ अभ्यासाचा अभाव; परिपाठाचा अभाव; परिचय नसणे. म्ह० अनभ्यासं विषं शास्त्रम् । २ ( संगीत ) एकादा स्वर रागालापांत फार थोडा वेळ घेणे. [ सं. अ+अभ्यास ]

**अनभ्यासी**—वि. १ न अभ्यासिलेले; सराव किंवा परिपाठ नसलेले. २ अभ्यास किंवा सराव न करणारा; अभ्यासाच्या कामीं आळशी; अनभ्यस्त.

**अनभिषिक्त**—वि. अभिषेक न झालेला ( राजा, पुढारी, इ. ). ' तरुण बंगाल ज्याला अ० राजाचा मान देत आहे, '—टि ३. ७५. [ सं. अ+अभिषिक्त ]

**अनमान**—पु. १ अनादर; दुर्लक्ष; उपेक्षा; अवगणना; हेळसांड; ह्यगय. २ संशय; शंका. ' तैसाचि तो मयुरकेत । पूर्ण करील मनोरथ । यांत नमे अनमान । '—अ ४६. ८५. ३ संकोच. [ सं. अ+मन ]. ०करणें—१ दुर्लक्ष करणें. २ संकोच करणें. ०न ठेवणें—धरणें—पहाणें—१ संकोच न करणें; भीड न धरणें. २ अन्वरेणें; अनादर करणें; दुर्लक्ष करणें; ह्यगय करणें. ०णें—मक्ति. अन्वरेणें; अवज्ञा करणें; उपेक्षणें. उ० अनमानून खाणें, चालणें, जेवणें, बोलणें, लिहिणें, वाचणें, उत्तर देणें, इ०.

**अनमानधप(ब)का**—पु. निव्वळ तर्क; कल्पना; अंदाज; अटकळ; अटकळ पंचविशी, ( बहुदां तृतीया विभक्तीत उपयोग-अनुमानधपक्यानें=अंदाजां, टोकळ मानां ). ' त्याला बघितले विचारून नुसतें अनमानधपक्यानें. '—भा १. १. [ सं. अनुमान+ध. धपका ]

**अनमानिक**—वि. निष्काळजीपणाचें; बेफिकीरपणाचें; अनादराचें; ज्यांत अनमान आहे अमें ( भाषण वगैरे ). [ अनमान ]

**अनमानिक**—वि. अनिश्चित; मोघम; संदिग्ध ( इसम, भाषण वगैरे ). [ सं. अनुमान ]

**अनमानित**—वि. घोंटाळ्याचें; संशयित; मोघम; अनिश्चित; संदिग्ध; दुटप्पी ( उद्योग, कारभार, भाषण, वगैरे ). [ सं. अनुमान ]

**अनमान्या जाणें**—( व. ) बेगुद पडणें; घेरी घेणें. ' एक बुक्की छताढावर मारली तर अनमान्या गेला. ' [ सं. अ+मन ]

**अनमार्ग**—पु. १ असन्मार्ग; वाईट मार्ग; कुमार्ग. २ दुसरा रस्ता; अन्यमार्ग; विषय; कुपथ. 'सन्मार्ग तो जीवीं धरणें । अनमार्गाचा त्याग करणें ।'—दा ५.१०.२. [ सं. अ, अन्य+मार्ग. ]

**अनमोल**—वि. बिनमोल; बहुमोल; अमोल; अणिमोल. [ सं. अ+मूल्य ]

**अनय**—पु. १ अन्याय; अनीति; अप्रामाणिकपणा. २ कपटः पाप. [ सं. अ+नय ]—वि. अनीतीचें; अन्यायाचें.

**अनयाळें**—अणियाळें पहा.

**अनर**—स्त्री. न. (कों.) १ रामफळ. [ हिं. एनोना; बं. नोना. लं. अनोना रटिक्युलाटा. ] २ (दारूकाम) अनारनळा; हिंगणवेट. [ फा. हि. अनार ]

**अनरसा**—पु. तांदुळाच्या आंबलेल्या पिठांत गूळ मिसळून त्याच्यावर खसखस थापून तुपांत तळून (वेधारग्यासारखें) केलेले पकाव. [ तुल० ते. अरसे ]

**अनरसा**—पु. एक प्रकारचें कापड. [ फा. अनार ]

**अनराह(हा)टी**—स्त्री. गैररीत; कुमार्ग; आडरस्ता. 'अधर्म अनराहाटी शोकसंग्रहो ।'—दा २.३.२७. [ अ+राहटी ]

**अनरूढा**—स्त्री. अनूढा; अविवाहित; कुमारिका. 'जैसी अनरूढा रूपवती । देखौनि वेधे चक्रवर्ति ।'—ऋ ५३. [ सं. अनूढा ]

**अनखेण**—न. (गो.) (निंदाधी) पोट.

**अनगळ**—वि. अडकाटी नसलेला; वेकैद; उच्छृंखल; स्वच्छंदी; मनस्वी; स्वेच्छाचारी. 'तूं टायींचा गोवळ । अविचारी अनगळ ।'—तुगा १८५. —क्रि. वि. मनसोक्त; स्वेच्छाचारिणें; स्वैर; अप्रतिबध्द. 'शिष्या मुक्तपणें अनगळ । करिसी ईंद्रियें बाष्कळ ।'—दा ५.६.६०. [ सं. अ+अगळा ]. ०ता—स्वच्छंदपणा; स्वेच्छाचार; स्वैर वर्तन. 'अनगळता करूं नये ।'—दा १४.१.२५.

**अनगळी**—स्त्री. स्वेच्छाचारी आचरण; स्वैर वर्तन; खोड्या; छंद; चार; चाळे; लहर. [ सं. अ+अगळा ]

**अनघ-घ्य**—वि. १ अमोल; अंदाज न करता येण्यासारखें; बहुमोल; अतिशय किंमतीचें. 'कटीं माळा अनघ्यमणी ।'—सीस्व ४.५७. [ सं. अ+अघ; अघ्य ]

**अनघ**—पु. १ अतिशय अनिष्ट गोष्ट; मोटें अरिष्ट. 'आमचें कुटुंब समग्र । कुंभकणें प्राप्तिले ठार । थोर अनघ मांडिला ॥' २ अच्य-वस्था; थैमान; दंगा किंवा त्यापासून उद्भवणारें दुःख, संकट, विघ्न. 'हें असो जे सागरू । अनघींचा ॥'—ज्ञा ८.१९४. [ सं. अ+अघ ] ३ निरतिशयता; अमर्यादता; अपरंपारता; असामान्यता; अतिशयता. या शब्दाचा उपयोग फार स्वैरपणें केला जातो. उ० (अ) 'एक जाज्जी सांगती सिंते । अनघ मांडिला तुझिया सुतें ।'—अनंत लवकु. (आ) 'देऊळ बांधावयाचा यानें अनघ मांडिला.'—देऊळ बांधण्याच्या प्रयत्नाची पराकाष्ठा केली. (इ) 'यंदा

सस्ताईचा अनघे झाला. १५ पायल्या तांदूळ रुपयास मिळतात. ' (ई) 'त्यानें एका दिवसांत ५०० श्लोक लिहून अनघे केला.' वरील अर्थी विशेषण व क्रियाविशेषणाप्रमाणे उपयोग. 'हा अनघे बोलतो.' 'त्याची अनघे बुद्धि.' ४ अर्थहीनता; अर्थशून्यता; निरर्थकता; (ल.) मूखपणा. 'श्लोकांचा अर्थ सोडून अनघे केला.' ५ पोकळपणा; निःसत्त्वता; निःसारता. 'जडा अनघीत समान साचा । जो अर्थ तो मी प्रियमाणसाचा ॥' ६ शत्रुत्व; वैर. 'मज सांगा वृतांत । कीं कृष्णजरासंधा अनघे । बाढला कां ॥'—कथा २.२.११. [ सं. अ+अघ ]

**अनर्थक**—वि. १ निरर्थक; अर्थशून्य (ग्रंथ पद्य; वाक्य; इ०). २ बिनफायदेशीर; व्यर्थ; पोकळ. ३ अनर्थकारी; उपद्रवी [ सं. ]

**अनर्थभान**—न. (ल.) अरिष्टाची दुदैवाची जाणीव; मानसिक विकल्प; हुरहुर; अर्थाची पूर्वकल्पना. [ सं. ]

**अनर्थापात**—न. १ मोठ्या अरिष्टाचा आघात; अरिष्ट कोसळणें; संकट वगैरे येणें. २ अतिशयितता; अतिरंक. अनर्थे पहा. [ सं. ]

**अनल**—पु. १ अग्नि; विस्तव; आग. सामाशब्दः कामानल, क्रोधानल, तृषानल, क्षुधानल—विद्योग—विरह—शोक—अनल, इ. जैसा उद्यानामार्जी अनल ॥'—ज्ञा १.२३०. देउनि उपशम अनळा । जाळितो क्रोधाचा भुईनळा ।'—एरुस्व १५.१२१. [ सं. ]

**अनलस**—वि. आळस नसलेला; तत्पर; दक्ष; उद्योगी; मेहनती. 'अनल समीहित साधी राया वारा महिवरा कामा । अनलस मीहि तसा धीरा याबा रामहि वराका मा ॥'—मोरो. [ सं. ]

**अनंलिस्सि**—न. पु. १ (शाप.) रासायनिक पृथकरण; मूलद्रव्यशोधन; घटकसंशोधन. २ (व्या.) वाक्यपरिच्छेद; पृथकरण. ३ (गणित.) पृथकरणपद्धति. [ इं. ]

**अनल्प**—वि. पुष्कळ; थोडा नव्हे तो. [ सं. अ+अल्प ]

**अनघ**—वि. वृध्द; जुनाट. 'बहु हैहि पदभरिहि जरि सारील अनघ करी नवा रुपणा ॥'—मोभीष्म ४.१०. [ सं. अ+नघ ].

**अनवकाश**—वि. १ वेळ, सवड नसलेला; बिनफुसतीचा. २ स्थल जागा नसलेला. —पु. कालाचा, जागेचा अभाव. [ सं. अ+अवकाश ]

**अनवच्छिन्न**—वि. अखंड; अकुंठित; व्यापक; अमंग. 'ऐसी अनवच्छिन्न समता । भूतमार्गी सदयता ।'—ज्ञा २.२९८. [ सं. अ+अव+छिद् ]

**अनघट**—ठ—पु. पायाच्या अंगठ्यांत घालावयाचा रुपाचा दागिना; 'अनघट' पहा. 'अनघट निटल्या ही जोड त्या जोडव्यांचा ।'—साहू ६.३१; 'जोडवी अनघट मासोळ्या ॥'—ब्रीगीत ६५.

**अनघटी**—स्त्री. हनुवटी. [ सं. हनु+वृत्. ]

**अनवषणी**—वि. पायांत जोडा वाहणा किंवा कांहीं पादत्राण न घातलेला; अनवाणी पहा.

**अनवधान**—न. दुर्लक्ष; बेसावधपणा. —वि. बेसावध. ०ता—निष्काळजीपणा; बेसावधपणा. [ सं. अ+अव+धा ]

**अनवधानी**—वि. १ स्वतःस विसरणारा; स्वतःची शुध्द नसलेला; ध्यान नसलेला. २ बेसावध; गाफील; दुर्लक्ष असलेला; बेफिकीर. [ सं. ]

**अनवघरणे**—प्रक्रि. त्याग करणे; सोडणे; टाकून देणे. ' लोभ आणि अहंकार आम्ही अनवरिला बाई! '—भज ४१. [ सं. अ+घृ ]

**अनवघरत**—वि. अघिरत; अविश्रान्त; सतत चालणारे; अखंड. ' जयजय वो शुभ्रे । उदारं प्रसिध्दे । अनवघरत आनंदे । वर्षेतिथे । '—ज्ञा १२.१. —क्रि. न थांबता; न अडखळता; एकसारखे; सतत; निरंतर. ' हे पदत्रय अमृत सेविजे अनवघरता ॥ ' [ सं. ]

**अनवघल**—स्त्री. **अनवघले**—**अनोलें**—न. (कों) रामफळाचे झाडफळ: अनर. [ बहुधां पाश्चात्य शब्द ]

**अनवघला**—पु. ( वे. ) आबाळ; हेळसांड. [ अ+नवल ]

**अनवघलोभन**—न. सोळा संस्कारांपैकी एक; गर्भिणीच्या तिसऱ्या महिन्यांत हा करावयाचा असतो. अश्रंगधा वनस्पतीचा रस नवऱ्याने गर्भिणीच्या नाकांत पिळावयाचा हा यांत मुख्य विधि असतो. त्या रसामुळे गर्भ सुरक्षित राहतो. [ सं. न अवलुप्यते गर्भोऽनेन ]

**अनवघसर**—पु. १ अवेळ; अकाल; फुरसत किंवा सवड नसलेली वेळ; असमय; भलतीच वेळ. ' अथवा अवघट्टे ऐसे घडे । जे अनवघसरे देह सांडे । '—ज्ञा ८.२०५. २ अनधिकार; अयोग्यता. ' क्रीडूद्राद्रिकां प्राणिया । (वेद) अनवघसरु मांडूनियां । राहिला आंहे । '—ज्ञा १८.१४५८. ३ वियोग; लोप; अभाव. ' जयाचेनि अनवघसरे । द्रष्टा ले दृश्याचे मोहिरें । '—अमृ २.९. ४ जागेचा अभाव; अकाशाचा अभाव. ५ संकट; दुष्काळ; वाईट काल; आपत्काल; आपत्ति. ०पतित—वि. बेहंगामी; अकार्ली घडणारा—पडणारा—येणारा. [ सं. अ+अव+सृ ].

**अनवघसरी**—स्त्री. अकाल; जागेचा अभाव. [ सं. ]

**अनवघस्था**—स्त्री. १ अनिश्चित—चंचल—विस्कळित स्थिति; निराश्रित स्थिति; निराधारता. ' पुरते वैराग्य न होतां उगीच हट्ट्यांने विषयत्याग केल्याने अंतःकरणाची अनवघस्था मात्र होईल. ' २ अव्यवस्था; धोंटाळा; तारांबळ. ३ अवस्थातीतत्व; अवस्थेच्या—अस्तित्वाच्या पलीकडील स्थिति; अमूर्त—निराकार स्वरूप, स्थिति. ४ अमर्यादात; असमाप्ति; अनवस्थाप्रसंग; निरवधित्व; अनियमितता. ' परमाणूचा अवयव, पुनः त्याचा अवयव अशी कल्पना करीत छुटल्यास अनवघस्था होईल. ' ५ अनास्था; दुर्लक्ष; हेळसांड ( मुलांची, जनावरांची ). ०प्रसंग—पु. निराधार स्थिति; अव्यवस्था; अमर्यादपणा; [ सं. अ+अवस्था ]

**अनवस्थित**—वि. १ अनिश्चित; अव्यवस्थित; विस्कळित; बेदाद. २ वास्तव्य नसलेले; मोकळे; रिक्तमे. [ सं. ]

**अनवस्थिति**—स्त्री. अनिश्चितपणा; कायम नसलेली अवस्था. ( ल. ) ( कासाचा, मनाचा, स्वभावाचा ) चंचलपणा, अस्थिरता. [ सं. अ+अवस्थिति ]

**अनवघळखी**—अनोळखी पहा.

**अनवा**—पु. गोंराडच्या जातीचा, फणसाप्रमाणे, खाण्याचा मोठा कंद: गोंराडचा कांदा.

**अनवा**—पु. कच्ची नकल; घाईघाईने खरडलेला लेख; मसुदा; कच्चा खर्डा. —खरे १८६५. [ सं. अन्वय ? ]

**अनवा**—वि. १ सर्वोत्कृष्ट; अमोलिक. ' नवरत्नामधीं चंद्र पहिला तेजस्वी आनवा । '—सला ५.३. २ नवीन तऱ्हेचे; विलक्षण; विचित्र; तऱ्हेवाईक. ' आजचे गाणे अ० झाले; ' हें लिहिणे कायहो अनवा. ' [ अर. अन्वा=तऱ्हा, प्रकार ]. ०अपरूप—( चुकीने अनवल अवरूप ) नवोनव; विलक्षण; अपूर्व व मनोवैद्यक; आश्चर्यकारक; अप्रतीम. [ अनवा+अपूर्व अप. ]

**अनवाणा—णी, अनवहाणी**—वि. क्रि. पायांत पादत्राण ( वाहणा, जोडा ) न घातलेला; उघड्या पायाचा—पायांनी. ' अनवाणी घाई राव हळुहळु. '—सप्र २.१४. [ सं. अ+उपानह. ] ०फाशीकर—पु. ( पायांत कांहींहि न घालतां आपण काशीस जाऊन आलों अशी बढाई मारणारा. यावरून ) पक्का ल्हाड, लुबा; अट्टल सोदा; आमटा. ०पायांनीं—पायांत कांहीं न घालतां; उघड्या पायांनीं.

**अनवाळ**—वि. उच्छृंखल; बेफिकीर; खोडकर; स्वैर; उनाड. ' दशवर्षी मार्जी बाळ । तारुण्यांत अनवाळ । '—आप ८१. [ अर वाळ अप ? किंवा सं. अ+आ+विल्=मोडणे, फोडणे ]

**अन(तु)वाळी**—स्त्री. टवाळी; चेष्टा; खोड्या. ' तू व्रजपाळकबाळक होउनि हे असुवाळी, करिशी मुरारी । '—वामन ४. कात्यात. [ अनवाळ ]

**अनवाळें**—न. ( गो. ) सोंबळे. [ सं. अनाविल=शुध्द ]. ०ळयादांडी—सोबळे वाळत घालावयाची दांडी.

**अनवेक्षण**—न. अनादर; दुर्लक्ष. ' म्हणे ही तपःसिध्दी तत्पतां । अनवेक्षणीं रूसली । '—जै २९.२. [ सं. अ+अव+ईक्ष=पहाणे ]

**अनव्याचृत्तिसिद्ध**—वि. दुसऱ्याच्या निरासाने सिध्द होणारा [ सं. अन्वय्याचृत्तिसिध्द ]

**अनशन**—न. उपवास; उपोषण; निराहार ( कि० करणे, होणे ). [ सं. अ+अशन; प्रा. अणसण ]. ०व्रत—न. उपोषण करण्याने व्रत.

**अनशर्वे—अनशिळें—अनशें—अनशो—अनशोय—अनसोलें पोट**—न. रिक्तमे किंवा अन्न नसलेले पोट. ( अनशर्वे



वगैरे विशेषणांचा कधीं प्रथमाविभक्तींत उपयोग करतात. उ० अन-  
शब्द पोटीं पाणी प्याले असतां नळांत भरेल.) ०पोटीं—किंवि. काहीं  
न खातां; खाल्यावांचून; उपाशी असतां. [ सं. अनशित; प्रा. अण-  
सिय; म. आनशे—पोटीं ]

**अनशुद्ध**—शुद्ध—सूद्ध—अशुद्धि पहा.

**अनश्रुत**—वि. १ न ऐकलेले; अश्रुतपूर्व. २ अपूर्व; अलौकिक;  
ज्याविषयी पूर्वी ऐकिले नाहीं असा (विषय). ३ ज्याने पूर्वी  
एकाद्या गोष्टीविषयी ऐकले नाहीं असा (मनुष्य). 'अग्निगर्भनि-  
गमागमानश्रुत। जो दिगंबर अवयवरहित।' [ सं. अ+श्रुत अप. ]

**अनश्वर**—वि. शाश्वत; नेहमीं टिकणारा; नाश न पावणारा.  
'नश्वरं अनश्वरासी। उत्तीर्णता कैवी घडे।'—एरुस्व ५.१३. [ सं.  
अ+नश्वर ]

**अनस**—(गो.) अननस पहा. (अनशी=अननसाचें झाड.)

**अनसबाबा**—पु. घोळ्याचा एक रोग; ह्यांत सर्दी किंवा गर्मी-  
पासून फोड होतात. —अश्वप २९५.

**अनसाईपणा**—पु. उतावीळपणा; असहिष्यता. 'कीं निरुती  
हून सुके। अनसाईपणा।'—अमृ ७.७९. [असहनचा वर्णविपर्यास]

**अनसूट**—वि. १ चव न घेतलेले; उष्टे न केलेले; न वापरलेले;  
स्पर्श न केलेले; जसेच्या तसें असणारे. (दुभते, पाणी, वगैरे).  
'म्हणे दधि दूध जे सांचले। अनसूट घरी येथूनी।'—ह ७.२८.  
२ खर्च न करावयाचें; न वापरण्याजोगें; आधीं उष्टे न करण्याचें.  
'माता म्हणे आजि मित्रवार। दुग्ध अनसूट असे समग्र।'—ह  
९.१९३. ३ (ल.) वांटणीचा भाग ज्यास मिळाला नाहीं असा.

४ वैषयिक अनुभव न घेतलेला; ब्रह्मचारी (पुरुष किंवा स्त्री).  
'उरों नेदी कोठे अनसूट। परदारी हा क्रियाभ्रत।'—ह १६.१६.

'आजवर नीट अनसूट राहून। कसें मन मोहून। घडोघडीं केला  
विषय पलंगावर संशय सोडून।'—प्रला ७२.१७९. ५ बिन बड-  
बलेला (बैल); खर्ची न केलेला (घोडा); (ल.) वीर्यवान 'अनसूट  
निर्मळ च्यारिं वाजी।'—सीख ८.१०९. [ सं. अनुच्छिद्य ]

**अनसूट**—वि. १ पूर्ण; अखंड. 'दोरी दोरपण अनसूट'—एभा  
२९.३६३. २ (श्राद्ध किंवा पक्ष याशब्दाला जोडून) भरणी श्राद्ध-  
भाद्रपद वद्य पक्षांतले. (न जोडतां) मृताच्या वर्षश्राद्धाच्या पूर्वे  
दिवशीचें श्राद्ध. [ सं. अनुस्यूत ]

**अनसूट**—स्त्री. (को.) अशुद्धि.

**अनसूट**—वि. शुध्द; पवित्र. 'वाचा अनसूट धरणे जाण।'—  
एभा १७.२३८. [ सं. अ+अशुद्ध—असूत ]

**अनसूय**—वि. मत्सररहित. [ सं. अ+असूया ]

**अनसूया**—स्त्री. १ मत्सररहित. २ अत्रिपत्नी; दत्तमाता.  
[ सं. अ+असूया ]

**अनस्ता**—अनास्था (अप.) पहा.

**अनहित**—न. तोटा; अहित; नुकसान अकल्याण. [ अन+  
सं. सहित ]

**अनळ**—पु. अग्नि; अनल पहा. 'कां कस्तुरीसगट परिमळ।  
उभेसगट अनळ।'—अमृ १.४२. [ सं. अनळ ]

**अनक्षर**—वि. १ निरक्षर; खेडवळ; अशिक्षित; जंगली;  
अडाणी. २ शब्दातीत (परब्रह्म). [ सं. अ+अक्षर ]

**अनक्षर**—वि. क्षयरहित; कमी न होणारा; न झिजणारा. [ सं.  
अ+क्षर ]

**अनाइकी**—वि. अराजकता; अनायकी पहा. [ सं. अ+नायक ]

**अनाकार**—वि. आकाररहित; निराकार. 'तया ऐशी अना-  
कार। जे दशा गा।'—ज्ञा १५.५०६. [ सं. ]

**अनाक्रोश**—वि. आक्रोशरहित; सहज; अक्लेश. ०क्षमा-  
सहजशाति. [ सं. ]

**अनागत**—वि. १ पुढे होणारा; पूर्वी आलेला नव्हे तो. 'जे कां  
अतीत अनागत। वर्तमान जे प्रस्तुत। ते अवतार समस्त। इत्थं-  
भूत सांगवे।'—एभा ४.३४. २ भविष्यकालचें; भावी. 'अतित  
अनागत वर्तमान। हें तापसांसी उठे प्रपंचज्ञान।'—विउ ४.४२.

०ग्रह—पु. (संगीत) ताल देण्यास सुरवात झाल्यानंतर काहीं वेळांनें  
गाण्यास आरंभ करणें. ०चिंता—स्त्री. पुढील तरतूद, काळजी;  
भविष्यकाळासंबंधी विचार. ०द्रष्टा—वि. भविष्य जाणणारा. 'जे  
तपसामर्च्ये समर्थ धोर। अनागतद्रेष्टे ऋषीश्वर।'—एभा २२.३२.  
०विधाता—वि. दूरदर्शी; भविष्य ओळखणारा; धोरणी; पुढील तर-  
तूद करणारा. [ सं. ]

**अनागम**—वि. ज्याचा आरंभीचा अगर सुरवातीचा काल  
माहीत नाहीं असा; पूर्वापार; अति प्राचीन; स्मृतिकालातीत (वतन,  
मालमत्ता, हक्क, रिवाज). [ सं. अ+आ+गम् ]

**अनागम्य**—वि. १ दुर्गम; आटोक्यांत न येण्याजोगें. २  
अप्राप्य; अवघड; दुरापास्त; असाध्य; दुर्मिळ. [ सं. ]

**अनागामी**—वि. न येणारा (ल.) पुनर्जन्मरहित. 'इतर सर्वे  
कर्मांचे फळ क्षाति, अनागामी (पुनर्जन्मरहित) वृत्ति अथवा अहं-  
त्पद प्राप्त केलें असतां युक्तवितां येते.'—ज्ञाको (क) १३९.

**अनागोंदी**, **अनागोंदी**—न. कर्नाटकांतील विजयानगर  
साम्राज्याचें प्राचीन राजधानीचें एक शहर. ०कारखाना-  
कारभार—जमाखर्च—वक्षिस—बोलणें—खोटा, अव्यवस्थित  
गोंधळी, पोकळ, रिकामा, कारभार—जमाखर्च, इ०. (विजयानगर  
साम्राज्य नष्ट झाल्यानंतरचा कोणी एक राजा आपले वैभव दाख-  
विण्यासाठीं धृष्टीवरील सर्व देशांचा अपकेदार जमाखर्च आपला  
म्हणून मांडीत असे; म्हणजे त्यांच्या सर्व उत्पन्नाच्या मोठ्ठोठ्या  
रकमा जमेच्या बाजूस मांडून तेवढ्याच रकमा पुन्हा खर्चाच्या बाजूस  
मांडीत असे. यावरून वाक्प्रचार). [ का. अने=हत्ती+गुंदी-  
गोंदी=गल्ली ]. —चा राजा—पु. मागितलेली वस्तु विचार न करतां

द्वेणारा; भोळा सांब; गबाळी. म्हू० ' सर्वेच अनागोंदी; ' ' सगळा अ० कारभार ' = जिकडे तिकडे सर्वे अव्यवस्थित अशा अर्थानेहि वापरतात.

**अनाघात**—क्रि. अतिशय; प्रमाणाच्या बाहेर; भरमसाट-पणें. ' यंदा अनाघात पाऊस पडला. ' [ सं. अनागत ? ]

**अनाचार**—पु. अनिष्ट, अनियमित वर्तन; विहित आचार सोडून वागणें; आचारभ्रष्टता; अधर्म; दुराचार. ' विवेकें तयजावा अनाचार हेवा । '—राम ६९. —री—वि. धर्मलंड; अनाचार करणारा; स्वैरी; स्वेच्छाचारी; दुराचारी. [ सं. ]

**अनाज**—न. धान्य. [ सं. अन्न हि. ]

**अनाजीपंताचा धारा**—पु. शिवाजीमहाराजांचा सचीव अनाजी दत्तो यानें जी तस्मबंदी केली ती. —रा २१.७९.

**अनांतमी**—स्त्री. ( शाप. ) शारीर; शारीरशास्त्र; शारीरव्यवच्छेदन शास्त्र. [ इ. ]

**अनाठायी**—क्रि. १ अयोग्य ठिकाणी, स्थळीं, जागीं; गैर मार्गानें; भलत्याच गोष्टींत. ' न देवाय न धर्माय. ' ' द्रव्याचा धर्माथि व्यय करावा किंवा उपभोग तरी करावा उगेच अनाठायी घालू नये. ' ' दुष्टास हितोपदेश केला म्हणजे अ० जातो. ' २ व्यर्थ; फुकट. [ सं. अन्य+स्थान; प्रा. अण्+ठाय. सप्तमींत वापरतात. ]

**अनाड**—वि. १ अडाणी. ' मी अनाड काहीं कळेना गे ये ये । देहजड पडली श्रांति ॥ '—पला २२.५६. २ उनाड; द्राड; नाठाळ. अधर्मशीळ लातरी। सर्वांपरी अनाड । '—एभा ११.५५७. —स्त्री. अडचण; संकट. ' येथ मांडलिया तांतडी । तें प्राण पडेल अनाडी । '—एभा १६.४२५. [ सं. अज्ञानी किंवा अडाणी ] **०चोट**—अडाण-चोट पहा.

**अनाड-ड, अनाडकी, अनाडचाळ, अनाडबाहुला, अनाडभाजी, अनाडझाड, अनाडणें**—वगैरे शब्द, उनाड या अर्थी आहेत. त्याकरितां उनाड खाली पहा.

**अनाडा**—अडाणा पहा.

**अनाडी**—वि. १ अडाणी; अशिक्षित; मूर्ख; खेडवळ; अनभिन्न; गांवठळ; निरक्षर; अजागळ. ' अनाडी लोकांचा चौथा वर्ण झाला असेल. '—निमा १०७४. २ अजाण; वयानें लहान. ' कोणी वदती रे अनाडी सुंदरी । '—दावि ३५. [ सं. +अज्ञानी; हि. गु. अनाडी ]

**अनात**—य—स्त्री. कृपा; मेहेरबानी; रयात; खैर. **०करणे**—कृपा करणें. —सभासद १९.५०. [ अर.इनायत. ]

**अनात्म-त्मा**—वि. मायामय; नश्वर; आत्म्याविरहित; आत्मा नसलेला; अशाश्रित; जड. ' आणि अनात्मवर्णनीर । सांझुनि आत्मरसाचें क्षीर । चरताति जे सविचार । राजहंस ॥ '—झा १५. २९६. [ सं. अ+आत्मन् ]

**अनाथ**—वि. दीन; निराश्रित; गरीब; पोक्या; निरालंब. ' जे अर्चितां अनाथांचें मायपोट । '—झा ८.१९५. [ सं. अ+नाथ=ऐश्वर्ययुक्त असणें ]. **०नाथ**—पु. ईश्वर; साधु; मालक; गरिबांचा कैवारी; अनाथबंधु—पालक. **०प्रेत**—न. वेवा रसीप्रेत. **०बंधु**—पु. निराश्रितांचा सहाय्यक; दीनबंधु; **०विद्यार्थी**—म्हू. न. निराश्रित विद्यार्थ्यांकरितां बांधलेलें वसतिगृह-शाळा—आश्रम. महाराष्ट्रांत या नांवाची एक मोठी संस्था आहे. **०वाणी**—क्रि. वि. अनाथाप्रमणें; केविल्याणी; दीन; असहाय्य. ' झाली असें पतिसतांची अनाथवाणी । ठावी नसे जिस कधीं अशि नाथवाणी । '—वार १८. इतर सामाशब्द: अनाथपालन; अनाथपूजा; अनाथभोजन; अनाथवत्सल; अनाथसमाचार; अनाथसेवा.

**अनाद**—स्त्री. १ ( गो ) अन्न. २ तांदूळ. [ सं. अन्न ]

**अनादर**—पु. तिरस्कार; अवहेलना; तुच्छता; अपमान; अवज्ञा; [ सं. ]. **०ण**—न. अवहेलना; धिक्कार. **०णें**—क्रि. अवेरणें; अपमान करणें; तिरस्कार करणें. **०खुद्ध**—स्त्री. तुच्छता; तिरस्कार.

**अनादि**—वि. १ आरंभरहित; उत्पत्तिरहित ( ईश्वर, माया ). ' अनादिमायाप्रभावें । '—झा १७.५६; ' मी आदिची अनादिआदि । '—एभा २.३९७. २ ज्याच्या आरंभकाळाचा थांग लागत नाही तो; चिरंतन. ३ मूळचा; स्वभावतः. ' तैसाक्षि श्रुत स्वर्गादिक । अनादि दोषयुक्त देख । '—एभा १०.४५६. —न. पराश्रम. **०त्व**—आरंभरहित स्वरूप. ' आपुलें अनादित्व भेटे । '—झा १७.२२०. **०निधन**—न. ज्यास आदि—अंत नाही असा; ज्यास आरंभ व शेवट नाही तो; विष्णु. **०परंपरा**—स्त्री. अति प्राचीन काळापासून चालू आलेली रीति, पद्धति. ( कि० असणें—चालू रेंणें—होणें ). **०वनजर**—पु. ( छ. ) अतिशय जुनाट जंगल; छुडपांचें रान [ अनादि + वनचर ]. **०सिद्ध**—वि. अनादि कालापासून असलेला; स्वयंसिद्ध; अनिर्मित; स्वयंभु ( ब्रह्म, ईश्वर. इ० ). ' जरी भिन्नवि अनादिसिद्ध । '—झा १५.३२३. **०सोयरा**—पु. ईश्वर. ' भेटला तो अनादि सोयरा ॥ ' [ सं. अ+आदि. ]

**अनादृत**—वि. तिरस्कृत; तुच्छतेनें वागणें लिला; [ सं. ]

**अनाद्यन्त**—वि. १ आरंभ व शेवट नाही असा; चिरकाल टिकणारा. २ ईश्वर; शंकर; विष्णु. [ सं. अनादि+अंत ]

**अनान**—व. वेगवेगळा; निरनिराळा; पृथक्. —पु. पृथक्त्व; वेगळेपणा. ' दोहींचीं अभिधानें । अर्थांचेनि अनानें । विप्लावलीं । '—अमृ ८.१३. [ सं. अन्य+अन्य. ]

**अनानस**—अननस पहा.

**अनापेक्षी**—वि. १ अपेक्षेबाहेरचा, कल्पनेबाहेरचा. २ कोणतीहि अपेक्षा, इच्छा नसलेला; निरिच्छ; निष्काम ' एगड संगीत गुणप्राही । अनापेक्षी लोकसंप्रही ॥ '—झा २.८.१९. [ सं. अ+अपेक्षा ]

**अनाप्त**—वि. परकीय; गातल्या किंवा संबंधी नव्हे तो. ' वं नवमास वाहे उदरांत । ते माता कळुनि अनाप्त । त्रियेसि मानिति । अति आप्त । '—एभा ३.२३६. [ सं. अ+आप्त ]

**अनाम**—न. लोक; जग; मनुष्यमात्र. [ अर. ]

**अनाम**—वि. नामरहित अमा ( ईश्वराचे विशेषण ). ' अज अजित पूर्ण अनाम ॥ ' ' यया अनाम्या नामे ठेवित्ती । ' —ज्ञा ४.६९. [ सं. अ+नामन ]

**अनाम**—पु. एक प्राचीन राष्ट्र: कोचीन, चीन, आणि टांकीन या भागास हे नांव आहे.

**अनामत**—वि. १ विश्वासार्थे दुसऱ्याजवळ ठेवलेली ( ठेव ). २ ( ल. ) अगाळ विश्वास पटण्यासाठी दिलेली ( टेंडर बगेरची वगैरे रकम ). ३ जप्त: सरकार जमा ' जयदेवरायास हुरामखोरी लावून देशमुखी अनामत केली ' —इंमं ३३. [ अर. अमानत—वर्णविपयांस ] ४ तसलमात: भोगम: दिशेबांत नांवाखाऱ्ही दाखल न केलेले. ५ ति-हास्ताकडे ठेवलेली ( वादांतील वस्तु ). सामाशब्द:—अनामत खर्च—खाते—जमा—झाडा—रकम—दिशाव इ०. —क्रि.वि. १ खर्च न करतां. उपभोग न घेतां: स्पर्श करून न विघडवितां: जशीच्यातशी. ' तुम्ही धान्य ठेवून गेलां तें अजून माझे घरीं अ० पडलें आहे; ' ' सारी जिदगी वांटून घेतली शेते मात्र अ० राहिलीं आहेत. ' २ अलगत; अल्लाद; हद्दूच: सावकासा: स्थिरपणे. ' ही भरलेली दडत अनामत उचलून ठेव. ' इतर अर्थीसाठी अचानक पहा. **०वही**—कायम निकाल न लागलेल्या अशा अनिश्चित पैशाच्या देवघेवीसंबंधी—तसलमात रकमांची ठेवलेली दिशेबाची चोपडी.

**अनामय**—न. आरोग्य: निरोगीपणा: मुहूढ—निकोप प्रकृति. [ सं. अ+आमय ]

**अनामिक**—वि. १ नांव घेण्याला अयोग्य; अस्पृश्य ( महार, मांग, चंभार वगैरे ). ' पवित्राला म्हणतां नको हा कंटक. मानिती आत्मिक अनामिका ॥ ' —तुगा. ४०८. २ ज्याने आपले नांव गुप्त ठेविले आहे असा: निनावी. ३ अनामक, नामरहित अमा ( ईश्वर ). [ सं. अ+नामन ]

**अनामिका**—स्त्री. करंगळीच्या शेजारचे बोट; आंगठीचे बोट. [ सं. अ+नामिक ]

**अनाम्ल**—न. ( शाप. ) अम्लास निगुणत्व ( उज्जिन:सारता ) आणणारा जो पृथ्वी त्यास अनाम्ल म्हणतात. भस्म: लवगोत्यादक धातु. ( इं. वेस. ) [ सं. अ+अम्ल ]

**अनायक**—की, **अनायक**—वि. नेता, किंवा सत्ताधारी पुढारी नाही असे; बेवंद; निनायक; अंदाधुंदीचे; अव्यवस्थित. ' सत्यासत्य हारपले. अवघे अनायक जाले. चहुंकडे ॥ ' —दा ११.२.२४; ' या राज्यांत आतां अनायक झाले. येथे राहण्याची सोय नाही. ' [ सं. अ+नायक ]. **०ता**—स्त्री. अराजकता: बेवंदशाही; निनायकी.

**अनायती**—स्त्री. कृपा. ' अनायती नजर ' =कृपादृष्टि. [ अर. इनायत. ]

**अनायत्त**—वि. स्वतंत्र; पराधीन नसलेले; स्वावलंबी. [ सं. अ+आयत्त ]

**अनायास**—पु. परिश्रमाची किंवा कष्टाची जरूरी नसणे किंवा त्यापासून मुक्तता; ( बहुतेकरून तृतीया विभक्तीत उपयोग; जसे:—अनायासे, अनायासाने=परिश्रमावांचून; सहज ). **०कृत**—वि. श्रम न घेतां, पडतां, सहज केलेले. **०साध्य**—वि. करण्याला सोपे; सुलभ. [ सं. अ+आयास ]

**अनार**—न. १ डाळिबाचे झाड; फळ. ' विलायती अनारें या दिवसांत तेथवर गर्मीमुळे न पावतील: ' —दिमरा १.३३. २ ( साधारणत: डाळिबाच्या आकाराचा ) दारूचा नळा; हिंणवेद. याचे प्रकार:— मोतिया, चमेली, सुरू, शेवंती, घैठकी आणि साधा अनार; हे जेवतांना पंगतीत लावतात. ' हवया भुनळे चंद्रजोती जळती । अनार जातणी या जागोजागी लाविली । ' —स्त्रीगीत ३७. [ फा. ]

**०दाणा**—पु. डाळिबाच्या विद्यांप्रमाणे दिसणारे एक धान्य. —सुंब्या ११०. [ फा. अनार+दान ]. **०दाणी**—वि. डाळिबाच्या रंगाप्रमाणे किंवा दाण्यासारखे ( टिपके ) विणकरीने ज्यावर बूट केले आहे असे ( पागोटे, शेला, दुपटा वगैरे ). —मराठी तिसरे पुस्तक ( १८७३ ) ६४.

**अनारणे**—( विप्र. आयनेरणे पहा. ) अवयवणे; आळसणे; सुस्त होणे.

**अनारत**—वि. सततचे: निरंतरचे. —क्रि.वि. सतत; अविरत. [ सं. अ+आ+रत ]

**अनारब्ध**—वि. न आरंभलेले; सुरू न केलेले; भावी; पुढचे. **०कार्य**—न. पुढे सुरू करावयाचे काम; भविष्यकालीन कार्य; क्रियमाण असें कर्म. ' वेदांतसूत्रांत प्रारब्धासच प्रारब्धकार्य आणि जीं प्रारब्ध नाहीत त्यांस अनारब्धकार्य अशीं नांवे दिलीं आहेत. ' —गीर २६९.

**अनारसा**—अनरसा पहा.

**अनारिस**—सा—वि. १ भिन्न; दुसरा; वेगळा; भलता. ' आपण विसगेनि अनारिसे ! देखे पिसे जयापरी । ' —रंयोवा १.४६३. २ दुमऱ्या जातीचे—रीतीचे; विद्वक्षण; नवीन; निराळे. ' बाई तुझा नवा शृंगार । अनारिसा दिसतो मुखचंद्र । तरी कोण जोडला वर । सांग आम्हां । ' —कथा १.१२.९. ३ अपूर्व; अद्वितीय. ' अमृत पाजिले चवी अनारिसी । साक्ष ज्याची त्यासी मनमाजी । ' —ब २५.१२; ' मागे युद्धे झालीं अपारें । स्वये केलीं असती धनुर्धरें । परी हें अनारिसे निर्धारें । दिसोनि आलें सकळासी । ' —जै ६६.७७. [ सं. अन्यादश; प्रा. अणारिस ]

**अनार्की**—स्त्री. अंदाधुंदी; अनायकी; अराजकता; बेवंदशाही; क्रांति. —**क्रि.स्ट**—वि. अराजक; क्रांतिकारक; बंडखोर. [ इं. ]

**अनार्त**—वि. निरिच्छ; दु:खरहित; सुखी. ' होआल तुम्ही अनार्त । ' —ज्ञा ३.१०२. [ सं. अ+आर्त ]

**अनार्थ**—वि. १ आर्थे महावंशातील नव्हे तो; द्राविड, मोंगल वगैरे आर्थेतर वंशातील. २ आर्थे किंवा श्रेष्ठ नव्हे तो; नीच; दुष्ट.

३ आर्यास अनुचितः अयोग्यः न शोभणारैः अप्रतिष्ठाकारक. ४ असभ्यः गांवडळ; प्रतिष्ठा नसलेला. —पु. १ भिळ, कोळी, कात करी इत्यादि गुन्हेगार जाती. —गांगा २४. २ आये वंशांतील नव्हे तो माणूस; म्हेच्छ, शक, हुण, शूद्र वगैरे लोकांना अनार्य म्हणत असतः आर्यतर मानववंशांतील इमम—द्राविड, मोंगल, नीग्रो इ०. [ सं. अ+आर्य ]

**अनावड-डी**—स्त्री. गोडी, आवड इत्यादींचा अभाव. तिरस्कार; नावड; तुच्छता; तिटकारा; अप्रीति; अरुचि; अनादर. 'पांतां प्रमेयांची गोडी । अमृता उपजे अनावडी ।'—शिथु १८; 'कृष्णीं लागलीसे गोडी ! अनावडी विषयाची ।'—एरुस्व ५. ६३. 'द्वेष कांटाळा अनावडी'—यथादी ४.८६६. [ अ+आवड ]

**अनाव(वा)र**—वि. बेलगामी; स्वैरः अमर्यादितः वेतालः आटोक्याबाहेरचे. 'हे अनावर न विचारितां । वायांचि धिवमा उपनला चित्ता ।'—ज्ञा १.६७. [ सं. अनिवार्य ]

**अनावरण**—वि. ज्यावर झांकण नाही असा; वक्रांत गुंदाळतां न येण्यासारखा; उघडा. 'मज अनावरणा प्रावरण । भूषणातीतासि भूषण ।'—ज्ञा ९.१६२. [ सं. अ+आ+वृ ]. **असमारंभ**—पु. प्रकट करण्याच्या—उघडण्याच्या समारंभ (तसवीर, पुतळा, इमारत वगैरे).

**अनावसर**—अयोग्य वेळ; अवेळः अस्थान [ सं. अनवसर ]

**अनावस्था**—अनवस्था पहा.

**अनावळी**—वि. १ अनावळ पहा. —स्त्री. खोडी. चेष्टा; अरवाळी. [ अ+आंवल=आवर ? ]

**अनाविल**—वि. १ शुद्ध; सोंवळे. —पु. गुजराथी ब्राह्मणांची एक जात; अनाविल ब्राह्मण. [ सं. अनाविल ]

**अनावृत**—वि. १ आवरण—झांकण नाही तें; उघडें; जाहीर; प्रकट; बंद न टवलेलें; न झांकलेलें. २ अनिग्रहितः अनावर; आटोक्यापलीकडील; बाहेरचे; अतीत. 'माझे स्वरूप गा असमसहस । गुणमायेसी अनावृत ।'—एभा १५.२२७. ३ (ल.) असंरक्षित. [ सं. अ+आ+वृ ]. **अपद्ध**—वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होणारे पत्र. **अबीजवर्ग**—ज्यांचे बीज उघडें असतें अशा देवदार वगैरे वृक्ष जातीच्या वर्ग.

**अनावृत्त**—वि. आवृत्ति नसलेला; पुन्हां न येणारा. [ सं. अ+आ+वृत्त ]

**अनावृष्टि**—स्त्री. अवरषण; पावसाचा अभाव. 'किं अनावृष्टि वर्षे घन । मृत्युसमयीं सुधापान ।' [ सं. अ+आ+वृष्=पाऊस पडणें ]

**अनाइय**—वि. न बिघडणारें; नाश न पावणारें; क्षय न होणारें; न्हास न पावणारें. [ सं. अ+नश्=नासणें ]

**अनाभ्रम-मी**—वि. समावर्तन होऊन विवाह झाला नाही असा; चार आश्रमांत जो मोडत नाही असा. [ सं. अ+आश्रम ]

**अनाश्रय**—पु. आश्रय; संरक्षण—आधार यांचा अभाव. [ सं. ] **अनाश्रय-यी, अनाश्रित**—वि. निराधारः आश्रयहीन; निराश्रित. [ सं. अ+आश्रय ]

**अनासक्त**—वि. उदासीनः आसक्त नसलेला. 'तैसा भूतकमीं अनासक्तु भी भूतीं असे ।'—ज्ञा ९.१२९. [ सं. अ+आसक्त ]

**अनास्थ**—वि. आस्था किंवा कळकळ नसलेला; निष्काळजी; बेफिकीर. [ सं. अ+आ+स्था ]

**अनास्था**—स्त्री. निष्काळजीपणा; बेफिकीरी ह्यगय; हेळसांड; धरसोड; कळकळीचा अभाव. [ सं. अ+आस्था ]

**अनाहत, अनुहत**—वि. १ न मारलेला, हाणलेला. २ स्वयमेव; स्वभावतःच उत्पन्न झालेला. ३ कोरें; न धुतलेलें (वस्त्र). ४ सततचा; अखंड. **अकमळ, अचक्र**—न. (योग.) शरीरांतली पट्टकांपैकीं हृदयामध्ये अनाहत नामक चौथे कमळ आहे. त्याचा रंग अमीसारखा असून तें बारा पाकळ्यांचे असतें. क पासून ट पर्यंत तेथे बीजाक्षरें प्रत्येक दळावर प्रकाशमान झालेलीं असतात. 'हृदयीं अनाहत कमळ । तें अग्निवर्ण द्वादशदळ । कं पासुनि ठं बीजीं करी झळाळ । प्रतिपत्रीं ॥'—विउ १.५१. [ सं. अ+हृत् = मारणें ]. **अगजर, अध्वनि**—१ पु. योगसाधनातें एकूण येणाऱ्या दश नादांच्या ध्वनीपैकीं एक किंवा दहादि. 'हे असो ते कुंडली । हृदयाआंतु आली । तंव अनाहताचा बोली । चावळे ते ।'—ज्ञा ६.२७४. २ एकसारखा अखंड अव्याहत सूर—आवाज. 'जेना अनुहताचा गजर । तैसीं तुरें वाजती अपार ।'—एरुस्व ६.७२. ३ सोहं शब्दः श्वासोच्छ्वास.

**अनाहार**—पु. उपवास; उपोषण; अप्रावांचून राहणें. [ सं. अ+आ+ह=पेणें ]. **अरी**—वि. उपवास करणारा. [ सं. ] **अनाहत**—वि. १ न बोलावलेला; आमंत्रण न दिलेला; आंगतुक. २ अनपेक्षितः अकल्पित; आकस्मिक. [ सं. अ+आ+अह्=बोलावणें ]

**अनाक्षर**—अनक्षर पहा.

**अनिकट**—पु. नदीला बांधलेला बंधारा; बांध; धरण. [ इं. अनिकट. मूळ द्राविड शब्द—का. अणे=बंधारा+कट्टु=बांधणें. अणेकटे=बंधारा; ते. अडकट्टु=बंधारा ]

**अनिगा-घा**—स्त्री. काळजीचा अभाव; ह्यगय; आबाळ; अनास्था. **अकरणें**—निगा न राखणें; अनास्था करणें. [ अ+फा. निगाह ]

**अनिगृत-ती**—स्त्री. ( प्रां. ) आबाळ; दुर्लक्ष; अनिगा. 'हा घोडा अनिगृतीनें नासला. ' [ अ+फा. निगाह; म. निगृती ]

**अनिचाड**—वि. चाड नसणारा; अनुत्सुक; अनास्थ; निघोरी. [ अ+चाड ]

**अनिच्छ**—वि. निरिच्छ; इच्छा नसलेला. [ सं. अ+अच्छ ]

**अनिच्छा**—स्त्री. निश्चिच्छता; बेफिकोरपणा; आकांक्षेचा अभाव. 'विषयाची अग्निच्छा असा री.' ० **प्राग्बन्ध**—न. दैववशात प्राप्त, केवळ इच्छा नसताना घडून आलेली गोष्ट; नको ते नशीबी येणे; परेच्छा प्राग्बन्ध (स्वेच्छा श्राग्बन्ध याहून भिन्न). [सं.]

**अनित्य**—वि. नित्य, शाश्वत नव्हे तो; नश्वर; विनाशी; क्षणिक. 'अनित्य प्रपंच जो अनात्मा ।' [सं. अ+नित्य]

**अनित्य**—न. अनीति. (अप.); वाई; गोष्ट—हेतु. 'अनित्य पाटीं धरूं नये ।'—रा१४.१.२८. [सं. अ+नित्य]

**अनिदक**—वि. निदा न करणारा. 'जो अनिदकु अनन्यागती ।'—ज्ञा ९.४०. [सं. अ+निदक=दोष देणे]

**अनिदिदा**—वि. न निदिदले; दोषरहित; निदोष. [सं.]

**अनिद्य**—वि. निदा न करण्याजोगें, निष्कलंक; अवाच्य; उपहास करण्याला अयोग्य; स्तुत्य. [सं.]

**अनिपुण**—वि. भक्कुशाल; नवशिकवा; अजाणता; तरबेज नसलेला; निष्णात नव्हे तो. [सं. अ+निपुण]

**अनिवर्गगान**—न. (संगीत.) ज्या गायनांत रागाच्या धोरणाने केवळ स्वरां; अनेक प्रकारे उच्चारण होते पण त्यांत चिजेचीं अक्षरे व ताल असा नाही तें. [सं.]

**अनिघ्नान्त**—वि. १ निःसंशय; खात्रीचा; निश्चित; खचित. २ भ्रांतिरहित; विकलरहित. [सं. अ+निघ्न=विकल्प होणे]

**अनिरि(मे)ष**—पु. ज्याच्या डोळ्यांच्या पाण्याला लवत नाहीत असा; देव किंवा मास. —वि. न मिटणारे, लवणारे; उषडे (डोळे); सदां जागरूक. —क्रि. डोळे न मिटतां; डोळ्यांत तेल घालून; टक लवून; साधानतेनें. [वैसं. अ+निमिष=मिटणे]

**अनिरत**—वि. १ अनिश्चित; अनिप्रमित; अनियंत्रित; पक्कें न ठरलेले. २ नियमाने न वागणारा. 'अनिरतासि सर्वथा योग्यता नाही ।'—सा ६.३४४. [सं. अ+निरत]

**अनिगन्धित**—वि. १ निर्वंध नसलेले; बेफाम; अमर्याद. २ स्वैर; सुलभी (पत्ता). 'सीझरनें अनियंत्रिता सत्ता आपल्या हातीं घेतली होती.'—टि २.४४३. [सं. अ+निगन्ध=निर्वंधांत टेवणे.—यंत्र]

**अनिधम**—पु. अनिश्चितपणा; कयमपणाचा अभाव; कायम न केलेली स्थिति. —वि. अनियमित पह.

**अनिप्रमित**—वि. १ अनिश्चित; न ठरलेला. २ अमर्याद; अपरिमित; निरंतरचा. 'जीवीं अनियम चित्तवणी ।'—ज्ञा १६.३३२. [सं.]

**अनियम्य**—वि. नियमन किंवा दमन करतां न येण्याजोगें; आवाकांक्षित न आणण्याजोगें; हुकूमत न चालवितां येण्यासारखें; अनिवा. [सं.]

**अनियाळें**—वि. वांकडे; तिरपे; तिरकस. 'मुरडिचें आंगें झाडी करितु । अनियाळां ढोळां वेंस घेतु ॥'—शिष्ट ७१०; [अगियाळें]

**अनिरूप**—वि. निरूपण करण्यास कठिण. 'तें अनिरूप कीं निरूपजे । एकतां बुद्धि आणिजे ।'—ज्ञा १३.१७६. [सं. अ+निरूप=सांगणे]

**अनिरूप्य**—वि. वर्णन करतां न येण्यासारखें; न सांगण्यासारखें. [सं. अ+निरूप=सांगणे]

**अनिर्णय**—पु. अनिश्चितता; धरसोड; निश्चित किंवा कायम नसलेली अवस्था; निकालाचा अभाव. —वि. अनिश्चित; अनियत. [सं. अ+निर्णय=ट्रविणे]

**अनिर्णित**—वि. कायम किंवा निश्चित न केलेले; संशयित. [सं.]

**अनिर्देश्य**—वि. दाखवितां येत नाही असा. [सं. अ+निर्+दिश=दाखविणे]

**अनिर्वाचनीय**—वि. अनिर्वाच्य पहा. ० **ख्याति**—वेदांतांतील एक वाद. 'आख्याति अन्यथाख्याति । शून्यख्याति सत्ख्याति । अनिर्वचनीय जे ख्याति । तो वादुनिश्चिती मी उद्धवा ।'—एभा १६. २०७.

**अनिर्वाच्य**—वि. १ अवर्णनीय; वर्णन करण्यास कठिण; विवेचन, स्पष्टीकरण करण्यास अवघड (ईश्वर, दु.ख, सुख). 'ब्रह्म तें अनिर्वाच्य जाण ।' आणि इथे अनिर्वाच्यपण । तें दुर्जेही देवांगणा'—अमृ ६.३९. २ सांगण्याला अयोग्य. ३ अर्वाच्य याअर्थी. [सं. अ+निर्+वच=सांगणे] ० **पण**—न. उच्छृंखलपणा.

**अनिर्वाह**—पु. निर्वाहाचा अभाव; विकट किंवा अणिष्ट अवस्था; निरुपायाची स्थिति; नाइलाज. [सं. अ+निर्+वह=नेणे]

**अनिर्वाह्य**—वि. आवरणग्याला, व्यवस्था करण्याला कठिण; चालवावयास कठिण. [सं.]

**अनिल**—पु. १ वायु; वारा. 'सहजें मलयानिल मंदु सुगंधु ।'—ज्ञा ८.२२०. २ अश्र्वसूपैकीं एक. [वैसं. अन्=श्वास घेणे. तुल० आयरिश अनल]

**अनिवड**—वि. अतुलनीय; निवड करतां येत नाही असा; प्रचंड; भयंकर. 'अनिवड उठला टणकु । अंबरीं नादु येकु ॥'—गीता १.७७८. [सं. अ+नि+वड, प्रा. अणिवड; म. अ+निवड]

**अनिवार**—वि. १ अतिशय; अमर्याद; प्रमाणाबाहेर; फार मोठा. 'जन्ममरणकोडी अनिवार ।'—एभा २.२८४. २ आवरणग्याला कठिण; दुर्निवार; खोडकर. 'मूल तुझा अनिवार यशोदे ।'—राला १८. ३ अनिवार्य; अपरिहार्य; न टाळतां येणारी; न चुकविण्यासारखी (आपत्ति, विपत्ति; गंडांतर, अरिष्ट इ०). आम्हां जन्ममरण अनिवार ।'—एभा ३.१११. ४ जागृत; कडक; पराक्रमी 'दखनदेशी अंबामवानी दैवत अनिवार ॥'—ऐपो २७४. [सं+अनिवार्य]

**अनिवार्य**—वि. निवारण, प्रतिबंध करतां न येण्यासारखें; अपरिहार्य; टाळण्यास कठिण; वारण्यास अवघड. [सं. अ+नि+वृ]

**अनिश्चित**—वि. कायम अखेर, खात्री, निर्णय न केलेले. [सं.]

**अनिष्ट**—वि. १ इष्ट नसलेले; अप्रिय; नापमत. २ प्रतिकूल; अशुभ; वाईट; अकल्याणकारक; अननुकूल. —न. तोटा; नुकसान; अनर्थ; अहित; अकल्याण; अप्रिय, नापमत गोष्ट, वंगर. **अमूचक**—न. अनिष्ट फळ सुचविणारे; वाईट गोष्टीचे पूर्वसूचक; अशुभ दश; विणारे; दुःखदानी; अभद्र; अमंगल. [ सं. अ+इष्ट ]

**अनिष्टापत्ति**—स्त्री. १ अनिष्ट घडणे; संकट घेणे; अनर्थ ओढवणे. २ ( न्याय. ) जें मित्र करावयाचें नाही तें मित्र करणे—दोणे [ सं. अनिष्ट+आपत्ति ]

**अनिष्टापात**—पु. अनिष्ट घडणे; आपत्ति; दुर्दैव; विपत्ति; दुष्ट घटना; संकट क्रोमळणे—घेणे. [ सं. अनिष्ट+आपात ]

**अनिष्टपत्र**—वि १ न संपलेले. अपुरे; अर्धमुधें २ ज्यापासून काहीएक उत्पन्न झाले नाही असे निष्फळ [ सं. अ+निष्+पत्र ]

**अनिष्ठ**—पु. वायु; अर्निष्ठ पहा.

**अनी**—स्त्री. अणकुची; टोंक; अणी पहा. [ सं. अणि ]

**अनीक**—पु. न. १ सैन्य; फौज. २ समुदाय; जमाव 'पुंगरपि परते मागीं माधव हरिसा शिरे गजाअनीकीं.'—मोद्रोग ११ ३९. [ सं. ]

**अनीकसा**—वि. अणीकसा; भिन्न, दुसरा. [ सं. अन्यत्क+सदृश म. अणिक+सा ]

**अनीगा**—स्त्री. आण; शपथ; आणेगा पहा. 'माझे चरित्र कोणी पाहू नये अशी 'अनीगा' विनायकार्ने घातली.'—विक्र. चरित्र. [ सं. आज्ञा; प्रा. आणा; म. आण ]

**अनीति**—स्त्री. १ अधर्म; पाप. अनाचार. अन्याय; व्यभिचार. २ असम्यपणा; अधिष्ठता; शाम्यता; वाईट चालरति. [ सं. ]

**अनीन**—स्त्री. लगाम ( वादी, दोरी ). 'पद्मदां व घोंड्यांच्या अनिना उडवून मोहळाच्या माशा उडनात त्याप्रमाणे सर्वत्रांनी उडी घातली.'—पाव ४५. **अनीनीस अनीन लागाणे**—काम अगदी घाईत घेणे. 'ज्यावेळीं अनीनीस अनीन लागेल त्यावेळीं थनील तितके ठेवून घेऊ.'—रा १२.३४. [ अर. इमान ]

**अनीवानी**—अणीवानी पहा.

**अनीमोल**—अनमोल पहा. 'सुक तुरा पदकीरतन असे अनीमोल । राजेंद्र भूपती शान सर्वावर डोल ।'—दोहा ११९.

**अनीश्वरभाव**—पु. ईश्वर नाही असा भाव; नास्तिक, पाखंडी मत. ( याच्या उलट ईश्वरभाव ). [ सं. ]

**अनीश्वरवाद**—पु. पाखंडमताचे समर्थन; नास्तिकमताचा पुस्कार. —द्री—वि. निरीश्वरवादी; पाखंडी, नास्तिक; ईश्वर नाही असे मानणारा. [ सं. ]

**अनु**—अ. एक उपसर्ग. अर्थ: १ मापून, पधात, उ० अनुगमन, अनुचर. २ सारखा; प्रमाणे; बरहुकूम. उ० अनुस्यू ३ खालीं घाको. १. १०

( ल. ) खालोखाल; दुय्यम प्रकारचा; पेक्षां हलका. उ० अनुकल्प. ४ मिळून वगैरे. उ० अनुकेपन. [ सं. ]

**अनु**—वि. आनु; दुसरा; अन्य. 'मनोरथांचे पारमळ । आरोगिजनु कां लक्ष वेळ । परि उपवासावेगळ । आनु आधी ।'—अमृ ६.३३. [ सं. अन्य ].

**अनु**—क्रि. मुलीदेखील; क्रिन्तित मुद्दां 'मुसळाचे अनु । तुका म्हणे नव्हे धनु ।'—तुगा ३१४५. [ सं. अणु ]

**अनुकंपा**—स्त्री ( दुसरा भीतीने कांपत असला म्हणजे आपणहि दयेने कांपतो म्हणून ) दया; करुणा; कृपा; कळवळा; कीर्त. 'नन मुंदरी ! करं जोपा । मजवरि धरि अनुकंपा ।'—सौमद्र. [ सं. अनु+कंप ] —**कंपनीय**—वि. दयेम योग्य. —**कंपित**—वि. दया दाखविलेला; ज्याची दया आली ओढ असा. —**कंपय**—वि. दयेम पात्र; दया करण्याजोगे. [ सं. अनु+कंप=कांपणे ]

**अनुकरण**—न १ नकल दुसऱ्याप्रमाणे वागणे; प्रतिकृति. २ हुबहुव काढेला आवाज ( जनावर, पक्षी इ०चा ) : ध्वन्यनुकरण; ध्वनिवाचक शब्द उ० धडाधड, धवाधव, पटापट, भडाभड, वंगर [ सं. अनु+कृ ]. ३ **धातु**—पु आवाजाच्या अनुकरणाने बनविलेला धातु; अनुकरणवाचक धातु. जसे.—करकरणे; खरखरणे; चुकचुकणे; चुचुरणे. ४ **शब्द**—पु. आवाजावरून बनविलेला शब्द. उ० सपसप, सळसळ.

**अनुकरणे**—अक्रि. अनुकरण करणे; सदृश वागणे—होणे. 'जो आपु लेनि विसरे । सर्वे भूतत्वे अनुकरे । तो आत्मा बोलिजे श्वरे । पुरुषनासे ।'—ज्ञा १५. ४९५. 'जे प्रकृति डंका अनुकरे । ते प्रकृति डंके अवतरे ।'—अमृ ५. ३३. २ उत्पन्न करणे. 'त्या कर्मांमाजीं मग । संहरो आपवे जग । अथवा नवे चांग । अनुकरे ॥'—ज्ञा १८. ४३२.

**अनुकर्ष**—पु १ आकर्षण. २ काळांतरावर किंवा दिवसगतांवर लोटलेले कर्मव्याचरण; विहित काळांतर केलेली क्रिया ( याउलट—अपकर्ष ). ३ ( व्या ) पूर्वीच्या नियमांतील शब्द पुढील नियमांत घेणे. [ सं. ]

**अनुकल्प**—पु. १ मुरुपत्थेकरून जे कर्मादि सांगितले असते त्याच्या अभावीं कांठी गौण कर्मादि करावे अशी जी शास्त्रादिकांत अनुज्ञा असते ती; गौणकल्प. जसे—शुद्धाच्या एवजीं दुर्वा उपयोगांत आणणे; २ प्रतिनिधि; वदरी. [ सं. ]

**अनुकार**—पु. १ अनुकरण; अनुसरण. 'जातींचेन अनुकारे । जेणे अवमरे । करणे पावे ॥'—ज्ञा ६. ४५. २ आकार; स्वरूप. कैवल्ययंत्राचा उद्धारू. करावे आं रेखांचा विस्तार । तैसा दिसे अनुकारू । वळीत्रयांचा !'—शिशु ३९५. ३ संप्रदाय. ४ प्रतिबिंब; नकल. 'ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर ।'—ज्ञा ५. १३८. ५ साम्य; सारखेपणा; सादृश्य. [ सं. ] —**री**—वि. १ अनुकरण करणारा. २ सदृश असणारा, दिसणारा. —**र्य**—वि. अनुकरण करण्यायोग्य, नकल करण्यायोग्य. [ सं. ]

**अनुकूल-ळ**—वि. १ फायदेशीर; उपकारी; सहाय्यक; धार्जिणाः शुभ; कल्याणप्रद; हितकर; दिनावह; योग्य; मनाच्या आवडीप्रमाणे असलेला. 'पूर्वेकडे गमनास पश्चिमवायु अनुकूल होतो.' २ जुळणारा; जमणारा; संमत; अनुसरून अमणारा. 'मीमांसासत धर्मशास्त्रास अनुकूल आहे.' ३ तयार; हातांत. ताब्यांत. हुकमनीत असणारा. (पैमे, धान्य बगैरे). 'अनुकूल स्त्रियापुत्र। अ० मंत्री पवित्र। अ० राज्य सर्वत्र। भोगिले विचित्र नानाभोग ॥'—एभा २. १४३. —न. योग्य परिस्थिति; महाय्यक परिस्थिति; अनुकूलता; सोई स्वरूपणा. (प्रतिकूल याच्या उलट). 'यंदा काळीस जाण्याचे आम्हांस अनुकूल नाही; मारीं माणें घरी दुखवार्त आहेत.' [नं.]

—ता—स्त्री. १ पपत; सामर्थ. २ संमति. [सं.]

**अनुकृति**—स्त्री. १ अनुकरण. २ नकल; वांकुल्या. विटंबन. [सं.]

**अनुकृत**—वि. १ अविहित. निषिद्ध (शास्त्रानें न मांगितलेले म्हणून) २ न बोललेले; न मांगितलेले. ० संकेत—पु प्रत्यक्ष न बोलतां परस्पर समजुतीनें ठरलेली गोष्ट 'तुम्ही आमच्याकरितां अमुक कराल तर आम्ही तुमच्याकरितां अमुक करूं असा लिबल पक्षांतील पुढाऱ्यांचा अनुक संकेत किंवा सुध्द करार असतो.'—आगर (अफूचे कमिशन). [सं. अ+उक्त]

**अनुक्रम**—पु. १ परंपरा; ओळ; एकामागून एक घेणें. २ पद्धति; नियम. ३ त्रिशिष्ट पद्धतीप्रमाणें—किंवा नियमांप्रमाणें—रचना, मांडणी. 'कोशांतील शब्द वर्गांनुकरमानें लावलेले असतात.' 'देखे अनुक्रमाधारे। स्वधर्मे जो आचरे।'—ज्ञा ३.८०. [सं. अनु+क्रम]

**अनुक्रमणिका**—स्त्री. पुस्तकांतील विषयांची, प्रकरणांची आरंभी दिलेली यादी; विषयसूची. प्रकरणसूची. [सं.]

**अनुक्रमणें**—क्रि. (काव्य) योग्य काळीं सुरवात करणें. प्रारंभ करणें; करूं लागणें; हातीं घेणें (काम बगैरे). [सं.]

**अनुक्रमें**—क्रि. १ अनुरूप; अनुसरून. 'जेवीं राजाज्ञा अनुक्रमें।'—एभा ३.५३५. २ ओळीनें; क्रमानें; क्रमवारी. [सं.]

**अनुक्रांत**—वि. अनुक्रम लावलेला; अनुक्रमानें मांडणी. विशद रचना केलेला. [सं. अनु+क्रम]

**अनुग**—पु. अनुचर; अनुयायी. 'कला त्यांची त्यांना अमति ल त्यांचे अनुग जे। तयांना, आम्हांला अरमिक जनां काय ममजे।'—टिक ८७. [सं. अनु+गम=जाणें]

**अनुगत**—वि. आसक्त; अनुसरणारा; जोडलेला; पुरवणी लावलेला. [सं.]. ० धर्म—नैसर्गिक, जाति-गुण-धर्म; आनुवंशिक गुण; सहजधर्म. 'गंधवत् हा पृथ्वीच्या ठायीं अनुगत धर्म आहे.' [सं.]

**अनुगम**—पु १ एखाद्या विषयाचे संपूर्ण आकलन. २ सर्व शाखांचा विचार करून होणारें अनुपतधर्मादि ज्ञान. ३ अनुगमन; मार्गें जाणें; अनुसरणें. [सं.]

**अनुगमन**—न. १ मागून जाणें; अनुसरण; पथाद्रमन. २ सती जाणें; सहगमन; चित्तारोहण; क्षत्रिय व खालच्या वर्गांतील विधवा नवऱ्याच्या चितेत उडी न टाकतां. नवऱ्याच्या पादुका, वस्त्र इ० वस्त्रांमद दुसऱ्या एका चितेवर आरोहण करतात तें; किंवा नवरा परगांवीं मरण पावल्यास त्याची पलाशप्रतिमा करून सहगमन करतात तें. [सं.]

**अनुगामी**—वि. १ अनुसरणारा; नोकर; शिष्य. अनुयायी; आश्रित; खिदमतगार २ मताप्रमाणे वागणारा; सांप्रदायी. 'बहुतेक ते अनुगामी आहेत.'—त्रिशिष्ट १.१८२. [सं. अनु+गम]

**अनुगुण**—वि. १ जुळणारा; जमणारा; समानशील; अनुकूल. 'ओषध पाहून तद्गुणपक्ष पश्य केंडे पाहिले.' २ योग्य; योग्यगण-मनांजोगता; मामाजब्दः—कर्मानुगुणः श्वानुगुणः पित्र्यनुगुणः श्वानुगुणः इ० ३ एक अर्थलंकार—एकाच्या पूर्वसिद्ध गुणाचा दुसऱ्याच्या गुणमाश्रित्यानें उत्कर्ष वर्णन करणें. 'आधींच मकेंड तशांतदि मय पयाया।' [सं. अनु+गुण]

**अनुगृहीत**—वि. अनुग्रह. कृपा केलेला; कृपाटपणानें, अनुकूलतेनें वागविलेला. मानलेला; काळजी घेतलेला 'तसा मी अनुग्रहीतु। माधुचा निरुपिनु। ते आपुला अलंकारितु। भक्तयापरी ॥'—ज्ञा १.८२. [सं. अनु+गृह]

**अनुग्रह**—पु. १ कृपा; दया; दयाळूपणा; मेहेतबानी; प्रसाद. (देवता, राजा, गुरु इ० चा). 'तुमचा अनुग्रहो गणेशु।'—ज्ञा १०.६; 'ज्यास परिदितिं बहु तो करि धृतराष्ट्रीं अनुग्रह ज्यास।'—मोभीष्म १.१. २ ब्रह्मंत्राचा उपदेश; गुरुपासून उपदेश. (क्रि० देणें, घेणें). 'आपग धरुनि विप्रवप। थावा तुक्यामी अनुग्रह।' ३ अवलंबन; व्यापन; सहाय्यकारी संबध. 'अनकरणाच्या अनुग्रहावांचून इंद्रियांस विषयग्रहणीं सामर्थ्य येत नाही.'—ही—वि. ज्यास उपदेश दिला तो; उपदेश; ज्यावर अनुग्रह झाला आहे असा. ० वाद—पु. ईश्वराची कृपा संपादन करण्याचे तत्त्व; भक्तिमार्ग. (इं. डॉक्ट्रन ऑफ प्रस). 'युरोपातील अनुग्रहवाद आणि आपल्याकडील पुष्टिवाद याची वाचकांना आठवण करून दिली.'—विचावि ८२.

**अनुग्राहक**—वि. १ अनुग्रह करणारा; दया दाखविणारा. २ उपदेश देणारा; उपदेश (गुरु). [सं.]

**अनुग्राह्य**—वि. १ अनुग्रह. दया करण्यास पात्र. २ उपदेश करण्यास योग्य. [सं.]

**अनुग्रही**—क्रि. एकरारस्वी; निरंतर; सतत. 'अमृताची सात वांकुडी। लागो कां अनुग्रही।'—ज्ञा १३.६४०. [सं. अनु+घटि]

**अनुग्रड**—डु—पु. १ आच्छादन; आवरण; ढगांची काळोखी. ० फुटणें—उघडणें; उघडें होणें; आवरण नाहीसें होणें. 'जेव्हां शारदीयेचा अनुग्रड फुटे। तेव्हां घनजात आटे।'—ज्ञा १.१०२. [अ+उघड]

**अनुग्रह**—डु—स्त्री. अडचण; अवरोध; (हलचाल बंद पडणे). 'इंद्रियां अनुग्रहु पडलिया ।' —ज्ञा ८.१२०. [सं. अनु+प्रद. अनु-घटन=एकत्र जुळणी]

**अनुचर, अनुचारी**—पु. सेवक; आश्रित; अनुयायी; पद-रत्ना. 'मी श्रीरामाचा अनुचर । हुनुमेंतनामें वायुकुमर ।' [सं. अनु+चर् ]

**अनुचरण, अनुचर्या**—न. अनुसरण; चाकरी; नोकरी; सेवा-शुश्रूषा; हजेरी. [सं.]

**अनुचार**—पु. १ अनुचरण पहा. २ अनुक्रम; अनुसरणक्रिया; पाठीमागून येणे. 'चाप ओढणे व आवाज व्हांमध्ये अनुचार आहे.' —न्यायपद्धति २६९.

**अनुचित**—वि. १ अयोग्य; अशिष्ट; वावगे; न शोभणारे; अप्रशस्त. 'तूं अनुचिता चित्त नेदमी ।' —ज्ञा २.८. २ अपात्र अयोग्य; नात्यायक; असमर्थ; योग्य गुण नाहीत असा. [सं. अ+उचित ]

**अनुचचारणीय**—वि. बोलण्याम अयोग्य; अशिष्ट; अश्लील [सं. अ+उच्चर ]

**अनुच्छिष्ट**—वि. १ उठे न केलेले; उपभोग न घेतलेले; उपभोगांत न आणलेले; नवीन; न विटाळलेले; सोवळे; सेवन न केलेले; अस्पृष्ट; ताजे (अन्न, पाणी इ०). 'सातही पदे अनुच्छिष्टे । नवले आहार्ता ।' —ज्ञा ७.१९७. २ (ल.) अप्राप्य; आटोक्याबाहेर; शक्तीपलीकडील. 'अमो हें अनादि अविद्य । जो वाक्चातुष्ट्या अनुच्छिष्ट ।' —ऋ ४३. [सं.]

**अनुज, अनुजन्मा**—पु. पाठीमागून जन्मलेला; धाकटा भाऊ. [सं. अनु+जन्=जन्मणे ]

**अनुजा**—स्त्री. धाकटी बहीण.

**अनुजायिनी**—वि. अनुकूल असणारी; 'पे स्वहिता अनुजायिनी । मेधा ते गा मी ये जनी ।' —ज्ञा १०.२१९.

**अनुजीवि**—पु. आश्रित; नोकर; हुजऱ्या; दाम [सं. अनु+जीव्=राहणे ]

**अनुज्जिद**—न. (पाश.) उज्ज (हायड्रोजन) विहीन (अम्बे); अनार्द्र. (इं.) अनहायड्राइड. [सं. अ+उज्ज ]

**अनुतप्त**—वि. पश्चात्ताप, अनुताप पावलेला; दुःखी; पश्चात्तापी. 'शापूनि होय अं मुनी सतीते ।' [सं. अनु+तप्=तापणे ]

**अनुताप**—पु. पश्चात्ताप; अयोग्य कृत्याबद्दल वाटणारा खेद. 'आठवीन पाय धरुनि अनुताप । वाहे जळ झोंप नाही डोळां ।'

—सुगा १०७६. 'अनुदिर्नी अनुतापे तापले रामराया ।' —राक. ०णं—अक्रि. पश्चात्ताप पावणे; स्विक्र होणे; दुःखासि व्याप्त होणे. 'ऐसा अनुतापोनि बाव्हा । नारदापासीं परतोनि आला ॥' —रावि. [सं.]

**अनुतापी**—वि. १ आपल्या कृत्याबद्दल लागलाच किंवा नेहमी पश्चात्ताप पावतो तो; अशा स्वभावाचा. २ पश्चात्ताप झाला आहे असा; अनुतप्त; स्विक्र; दुःखी. [सं.]

**अनुताल**—पु. एक ताल; अनागत पहा. [सं.]

**अनुत्तर**—न. १ उत्तराचा अभाव; विसंगत, अल्लू, अपूर्ण उत्तर. म्ह० अनुत्तरम् उत्तरम् । किंवा अनुत्तरम् एव उत्तरम् । 'कोणी कांहीं फार मागूं लागला अमतां गंकांचादि कारणानें कदाचित् अनुत्तरच उत्तर कल्पावें लागतें.' २ (कायदा) उत्तर देण्याच्या चार प्रकारांत समावेश न होणारे उत्तर, 'उत्तर' पहा. ३ वचनभंग; करार न पाळणे; ठरलेल्या गोष्टीप्रमाणे न वागणे, करणे. 'सदरहु लिहिहल्याप्रमाणे करीन; ह्यास अनुत्तर करणार नाही.' —वि. १ उत्तर देण्यास असमर्थ; निरुत्तर. २ उत्तम; अद्वितीय; सर्वांत श्रेष्ठ. [सं. अ+उत्तर ]

**अनुत्पत्ति**—स्त्री. निष्प्रतिपत्ति. उत्पन्न न होणे. [सं.]

**अनुत्पन्न**—वि १ उत्पन्न न झालेला. २ उपजीविकेचे साधन नमलेला. 'श्रोत्री, कुंडंबवत्सल, अनुत्पन्न, असे मदब्राह्मण पाहून प्राम अथवा भूमि देणे ती यावी.' —आज्ञापत्र २५. 'तर गरीब अं असे ब्राह्मण पुण्यांत असतील.. त्यांम शंभर रुपयेपर्यंत येकाम याप्रमाणे धर्मादाव करणे' —पेद १८.१३०.

**अनुत्साह**—पु. कोणत्याहि गोष्टीबद्दल आवड, गोडी, किंवा आनंद नसणे; निरस्कार; उदासीनता; उत्सुकता नसणे. [सं. अ+उत्साह ]

**अनुदात्त**—पु. १ वेदांतील तीन स्वरांपैकी (उदात्त, अनुदात्त, स्वरित) ज्याला कोणताहि स्वर नाही असा वर्ण. [सं. अ+उदात्त ]

**अनुदार**—वि. कांत्या मनाचा; उदार नाही असा; क्षुद्र बुद्धीचा. [सं. अ+उदार ]

**अनुदिन**—नी—क्रि. दररोज; प्रत्येक दिवशी. 'अनुदिनि अनुतापें तापणें रामराया ।' —राक [सं. अनु+दिन ]

**अनुभूत**—वि. अप्रकट; अनुत्पन्न; गुप्त [सं.] ०उष्णता—स्त्री. (शाप.) पदार्थ विरल होतांना त्यांतील उम्भूत उष्णता गुप्त होऊन आपल्या त्वचेस समजनाशी होते—नी उष्णता. (इं. टेम्पेट हीट). —भू ३१.

**अनुद्वेग**—पु. त्पन्न न होणे; अविवाहित अवस्था—स्थिति; ब्रह्मचर्य; कौमार्य. [सं.]

**अनुद्वेग**—पु. संतोष; निमेषता; आनंद. —क्रि. निश्चित; बेफिकीर. 'रहावे आपण अनुद्वेग ।' —गभा २९.८२३. [सं. अ+उद्वेग ]

**अनुधार**—अ.न थांबता; सतत; अविरत. [सं. अनु+धार=प्रवाह ]

**अनुधावन**—न. १ मागून धांवणे; पाटलाग करणे. २ पूर्ण तपास, शोध, चौकशी; पिच्छा; दीर्घ शोध; अभ्यास; संशोधन. [सं. अनु+धाव्=धावणे ]



**अनुधावन**—न. शुद्धि किंवा स्वच्छता. [ सं. अनु+पू=धुणे ]

**अनुध्यास**—पु. पूर्ण चिंतन; एकाग्र मनाने आराधन; पूर्ण लक्ष्य; चिंताची एकाग्रता; मनन. [ सं. अनु+ध्या=मनन करणे ]

**अनुध्वनि**—पु. १ मुख्य आवाजांतूनचा आवाज; प्रतिध्वनि-पडसाद. २ वाद्य बंद केल्यानंतर चाळ राहणारा नाद—स्वर—कंप [ सं. अनु+ध्वनि ]

**अनुनय**—पु. १ नम्र विनय; विनंति; प्रार्थना. २ आदर-सत्काराची—सन्मानाची—पूज्यतेची नम्रपणाची वृत्ति विनयशील वागणूक. ३ बरोबर नेणे; अनुसरण्यास लावणे; ( ल. ) शिकवण मार्गाने नेणे; शिस्त लावणे; वळण लावणे. ४ प्रियाराधन. ( ई. कोटीग. ) —यी—वि. १ आदराचा—सन्मानाचा—पूज्य २ शिकविणारा; वळण लावणारा. [ सं. अनु+नी=नेणे ]

**अनुनय**—पु ( ख्रि. ) मध्यस्थाच्यातर्फे विनंति करण्याचे तीन दिवस. ' गोजेशन डेज् ' या इंग्रजी शब्दाचा पर्याय. ' ख्रिस्ती पंचांगाप्रमाणे ख्रिस्ताचा स्वर्गागोहणाच्या दिवसापूर्वीचा सोमवार, मंगळवार व बुधवार. —रे. टिळक उपोपणमंडळ ३. [ सं. अनु+नी. ]

**अनुनादक—पेटी**—श्री. नाद किंवा ध्वनिवर्धक—पूरक अशी पेटी; आवाज वाढविणारी—मोठा करणारी पेटी. ( ई. रेड्जोनन्स बॉक्स ). [ सं. अनु+नाद ]

**अनुनासिक**—वि. ज्याचा नाकांतून उच्चार होतो असा. हा उच्चार जाणावयाकरिता वर्णांच्या माथ्यावर अनुस्वार देतात. ज्या वर्णांच्या माथ्यावर हा अनुस्वार असतो त्यास अनुनासिक—सातु-स्वार म्हणजे. —न. पंचवर्गातील शेषद्वीव्यजनेः—इ, यू, ण, न. म्. इ. [ सं. अनु+नासिका ] **०ता**—स्त्री. ( संगीत ) नाकांत गाणे.

**अनुनीत**—वि. १ नम्रपणाने विनविलेले, प्रार्थिलेले. २ पुढे नेलेले, शिक्षण दिलेले; वळण लावलेले. ३ गात केलेले; मनधरणी केलेले, संतुष्ट केलेले. [ सं. ]

**अनुनीति**—स्त्री. १ समजत काढलेली—सात्वत केलेली अवस्था; संतुष्ट स्थिति; समाधान. २ शिकवण, वळण, शिस्त लावलेली अवस्था [ सं ]

**अनुपकारी**—वि. १ उपकाराची फेड न करणारा; उपकार न जाणणारा; कृतघ्न. २ दुसऱ्यावर उपकार न करणारा. ३ ( व्यापक ) निरुपयोगी; कुचकामाचा; निरर्थक ( पदार्थ—वस्तु ). [ सं. अ+उपकार ]

**अनुपठण**—न. दुसऱ्याच्या मागून वाचणे—म्हणणे—पाठ करणे; संथा घेणे. —ठित—वि. दुसऱ्याच्या मागून म्हटलेले; पाठ केलेले. [ सं. अनु+पठ=वाचणे, म्हणणे. ]

**अनुपत—द**, न. **अनुपत्ति**—स्त्री. १ उत्पन्न नसणे; निर्वाहाच्या साधनाचा अभाव. ' आपदा अनुपत्ति कदात्र । या नांव आदि भूतिक '—दा ३.७.८१, २ विपत्ति; दारिद्र्य; कंगालपणा; ओढ;

आपत्काल. ' ब्राह्मणासि हिसाकर्म । तो जाण पां परम अधर्म । लागल्या अनुपती दुर्गम । ते क्षात्रधर्म बगवा । '—एभा १७. ८५५. [ सं. अ+उत्+पत्=पडणे ]

**अनुपत—द**—क्रि.वि. ( अनुपत्त अप. ) व्यर्थ. ' अनुपद तुझिया मी व्यर्थ पोटास आले । '—साहू २.१०६. [ सं. अ+उप+पत् ]

**अनुपद**—क्रि.वि. पावलोपावील; बरंचेवर. ' अनुपद तिस कोणी विझणे जाणवीता । '—साहू २.६६. [ सं. अनु+पद=पाय ]

**अनुपपत्ति**—स्त्री. १ निर्वाहाच्या साधनांचा अभाव; दारिद्र्य. अनुपत—द पहा. २ काठ्याकूट, उपपत्तीचा अभाव; कांही निष्पन्न न होणे. ३ अप्रगति; समाप्ति. ' अंगाचिच्या अनुपपत्ति । आटलिया उपपत्ति । '—अमृ ५.५५. [ सं. अ+उप+पत्=उपपत्ति ]

**अनुपपन्न**—वि. १ मिथद न झालेले; स्थापित न झालेले; पोकळ. २ निव्हाचे साधन नसलेले. कंगाल ३ उत्पन्न न झालेले; अनुत्पन्न [ सं. अ+उप+पत् ]

**अनुपम**—वि ( अप. अनुपम्य ) १ दुसरी उपमा किंवा तुलना नाही असे. अनुल्य; निरुपम. ' तो मुखसोहळा अनुपम्यरासी । '—तुगा ८१ २ प्रतिस्पर्धी नसलेला ३ सर्वोत्कृष्ट. [ सं. अ+उप+मा ]

**अनुपमेय**—वि. अनुल्य; अनुपम पदा. [ सं. ]

**अनुपयुक्त**—वि. १ निरुपयोगी; निकामी. २ न जमणारा; न जुळणारा; न शोभणारा; विशोभित. [ सं. अ+उप+युज् ]

**अनुपयोग**—पु. निरुपयोग; अनावश्यकता; निकामीपणा; निष्फळत्व. [ सं. ]

**अनुपयोग—गी**—वि. अनुपयुक्त; निरुपयोगी; निष्फळ.

**अनुपरोध**—वि. निर्विकार; स्पष्ट; यथार्थ. ' हे अनुपरोध मत माझे । जिदीं परमादर स्वीकारिजे । '—ज्ञा ३.१९२. [ सं. अ+उप+रुध् ]

**अनुपस्थित**—वि. १ प्रचलित नाही असे; छुप्त; नामशेष झालेले ( शास्त्र, कला इ. ). २ गैरहजर; उपस्थित नव्हे तो. ३ मागितल्याबरोबर तयार नमोळ्या; सिध्द नमोळ्या. ४ स्मरणांत नसलेले; मतिन झालेले; ताजे नसलेले, ( संपादित ज्ञान, अभ्यास, इ. ) [ सं. अ+उप+स्था ]

**अनुपस्थिति**—स्त्री. १ गैरहजेरी; अभाव; अस्तित्व नसणे. २ विस्मरणासुद्धे ( ज्ञान ) जागृत नसणे [ सं. ]

**अनुपलब्ध**—वि. प्राप्त न झालेले; न गवगळेले; न मिळालेले. [ सं. अ+उप+लभ् ]

**अनुपात**—पु. ( गणित ) त्रैराशिक; प्रमाणगणित. [ सं. अनु+पत् ]

**अनुपान**—न. १ ( वैद्यक ) औषध घेतांना त्याबरोबर घ्यावयाचा पदार्थ; रसायनादि मिथ्द औषध ज्यांत मिसळून घेतात असे पदार्थ ( आल्याचा रसू मध इ. ). ' भोजना न द्यावे आन । जेणे चुके अनुपान । तरीच घेतल्याचा गुण । होईल जाण सत्य भाव । '

—तुगा ७२४. २ औषध घेत असतां खावयास योग्य पदार्थ; पथ्य पदार्थ. ३ औषधावर, विषावर किंवा इतर बाबतीत उतारा. उ० पालीचे तेल विंचवावर अनुपात; अजीर्णाचे अनुपात लेपन. ४ भोजन; खाद्य; साहित्य. 'भवावराव प्रतिनिधी आठ अनुपात भोगुनि एक मोर्चा खानि रोमुनि।'—मपे २७८. ५ शेत. मळा वगैरे संबंधीच्या लक्षत व्यावयाच्या गौण (अनुपंगिक) तत्संबंधी, वरोवर असणाऱ्या) बाबी किंवा गोष्टी, —क्रि० धरणे, बाळगणे, संभाळणे. ० **जमणे-वसणे-साधणे-हाणे**—प्रधान किंवा मुख्य गोष्टीशीं गौण गोष्टींचा मेळ वसणे; उतारा लागू पडणे. [ सं. अनु+पात ]

**अनुपाय**—पु. निरुपाय; नाइलाज; अगतिकता —वि.—निरुपायाचे; नाइलाजाचे, उपायहीन. [ सं. अ+उपाय ]

**अनुपेग-गी**—वि. ( कौं. ) निरुपयोगी; निष्फळ; निवामी 'व्यासि ईद्रियांचे बंधन । मवेया जाण अनुपेगी'—मसा २८ ३२६ [ सं. अनुपयोगी अप. ]

**अनुप्रवेश**—पु. १ मुख्य प्रवेशामागून झालेला—केलेला प्रवेश २ मागोमाग—कमानें आंत जाणे—शिरणे. उ०. विषयानुप्रवेश 'मग परस्परें केला अनुप्रवेश।' [ सं. अनु+प्र+विश्र ]

**अनुप्रास**—पु. ( काव्य ) एक शब्दालंकार. काव्यांत एका किंवा अनेक अक्षरांची पुनः पुनः आवृत्ति आदी असतां हा अलंकार होतो. अनुप्रासाचे प्रकारः १ टुक-अनेक व्यंजनांची आवृत्ति साधणे. ' नसे टावा ब्रह्म न शिव अथवा श्रीपति हरि ।'—वामन ( गजेंद्र मोक्ष ) २ वृत्ती—तेच तेच व्यंजन पुन्हां पुन्हां येणे 'वंशी नादनटी तिला कटितटी खोवोनि पोटीपटी।'—वामन ( वनसुधा ). ३ श्रुति—मंडलाव्यादि स्थानांचेकी योगव्यादि एकाच स्थानाचीं अनेक अक्षरें अनेक वेळां येणे. ' अलम उल्लस मार्गी चालतां श्रांत झाली ।'—गोडबोले ( उत्तरराम ). ४ लाट-शब्दासहित अर्थाची आवृत्ति होणे. ' जो कल्याणगुणी गुणीच अगुणी भूतें मणी ज्या गुणी ।'—आसी ( मीस्व ). [ सं. अनु+प्रास ]

**अनुपा**—पु. शिवा; रोजमुरा. उल्का पहा. ' जे शिपाईलोक मरकार इंद्रजांकडून येतील त्यांस अनुपा अडीद्री श्रीनेत महाराज राजे देतील'—पथा ४०१. [ अर. उल्का ]

**अनुबंध**—पु. १ पाश; बंधन; वेडी; लोडणे; अडथळा; कुटुंबा संबंधी ओढा; ओझे; काळजी; संसारपाश. २ भाषेचे मूलतत्त्व; जसे धातु, प्रत्यय, कार्य. ३ अबंध, आश्रय; जवळचा संबंध; उपांग; अंग; आनुवंशिक भाग. ४ गौण-दुय्यम प्रतीची सूचक प्रीति, भाव. ५ सतत प्रवाह; अखंडता; परंपरा. ० **चतुष्टय**—पु. शाखांतील किंवा वादविवादांतील विषयप्रतिपादनाचे चार प्रकारः—१ विषय. २ प्रयोजन. ३ संबंध. ४ अधिकारी. [ सं. अनु+बंध=बांधणे ]

**अनुबंधी**—वि. १ जवळचा; संबंधी. २ आनुवंशिक; अनुयोगी; अवस्थून अयगारा; कार्यकारणसंबंधी. सामाशब्दः कमानुबंधी, हितानुबंधी, नाशानुबंधी. ३ आमक्त. [ सं. अनु+बंध ]

**अनुभव**—पु. १ प्रत्यक्ष ज्ञान; प्रचिंति; स्वतः मिळविलेले ज्ञान; अनुमान, शब्द इ० द्वारा मिळालेले ज्ञान; साक्षात्कार. २ ( कायदा ) उपभोग; कवचा. ३ ( ल. ) परीक्षा. ४ ( तत्त्व. ) निरनिराळ्या गोष्टींचे स्मरण. ५ दृष्टतः दाखला. ६ चवः आस्वाद; ७ ( ल. ) ईश्वरविषयक ज्ञान. ' गुरुविषण अनुभव कैसा ठम ।' [ सं. अनु+भू ] **म्हू**० अनुभवारारखा शिक्षक नाही. ० **घडणे**—आस्वाद मिळणे; ' ( कवीच्या वाणीचा ) अनुभव घडून एकदम कवितेविषयी कल्पना करतां येते.'—मसा ४४२. ० **येणे**—प्रचीति मिळणे; प्रत्यक्ष कळणे. ० **गम्य**—वि. प्रत्यक्ष अनुभवाने जाणण्याजोगे; अनुभवाने समजणाऱे; अनुभवोप ( ब्रह्मज्ञान इ. ) ० **जन्म**—वि. अनुभवाने मिळालेले. ' अनुभवजन्म ज्ञानाच्या समुच्चयांने विषयग्राहकता उत्पन्न होते.'—मुको ९. ० **रमिक**—वि उपभोग, चव घेतलेला, अनुभवाने रमिकता प्राप्त झालेला ( कविता, अन्न इ० विषयीं ). ० **शीर**, ० **मिध**—वि. अनुभवाने किंवा प्रचीतीने निश्चित किंवा सिध्द झालेले. — **वद्धे**—न. प्रचीतीने जीवाजिवांचे एकच सिध्द करावे असे मन प्रतिपादन करणारे तत्त्वज्ञान. हे मत मद्रासकडे आढळून येते व ही एक कर्मयोगाचीच नकळ आहे. —शीर ३६३ पहा. — **वाक्य**—वि. अनुभवाने माहीत झालेला; प्रचीती घेतलेला.

**अनुभव(वि)णे**—मक्र. १ प्रचीति घेणे; अनुभव घेणे; अनुभवास येणे; चांगले कटन येणे. ' उव तेदी मवे यती तिथे वेळी । मृत्यु अनुभवल तूज तेळां ॥'—व ८६. २ उपभोग घेणे. उपयोग करणे किंवा फायदा घेणे. [ सं. अनु+भू ]

**अनुभव(वी)क**—वि. १ प्रचीति घेतलेले; माहीत झालेले; चव घेतलेले; उदाचा अनुभव आला आहे असे; अनुभवमिद्ध. २ ( ल. ) निश्चय, तीक्ष्ण; झोंवणारे; पटणारे; लागणारे. हृदयस्पर्शी ( काव्य वगैरे ). ३ ( चुकीची ) अनुभवी. [ सं. अनु+भू ]

**अनुभवी**—वि. १ अनुभव, प्रचीति घेतलेला; अनुभव आलेला. ' ह्या चुडी जो अनुभविया ।'—परमा १४.२१. २ ज्याने उपभोग घेतला आहे असा; ज्याने उपयोग केला आहे असा. ० **ज्ञान**—न. अनुभवाने मिळालेले ज्ञान; शहाणपण. [ सं. ]

**अनुभाव**—पु. १ योग्यता; मान्यता; प्रभाव; महात्म्य; अधिकार; सामर्थ्य; मोठेपणा. २ ( साहित्य. ) एकभाव; अंतस्थितीचा शरीरावर दिसून येणारा परिणाम किंवा मनोविकाराची चिन्हे; आविर्भाव. भाव पहा. [ सं. अनु+भाव ]

**अनुभाविक**—पु. अनुभवणारा; अनुभविक पहा. ' तैसे अनुभाव्य अनुभाविक । इतीं दोही अनुभूतिक । ते गेलिया कैचे एक । एकासीचि ।'—अम ५.६१. [ सं. ]

**अनुभाव्य**—न. अनुभवण्याचा विषय —अमृ ५.६१. अनु-  
भाविक पहा.

**अनुभूत**—वि. चव घेतलेले; प्रत्ययास आलेले; कसोटीस लाव-  
लेले; अनुभवसिद्ध. [ सं. ]

**अनुभूति**—स्त्री. प्रत्यय; अनुभव. 'अनुभवू वेडावला । अनु-  
भूतिपणे ।' —ज्ञा १८.१२१७. [ सं. ]

**अनुभूतिक**—न. प्रत्यय; अनुभव. —अमृ ५.६१; अनुभविक  
पहा.

**अनुभूयमान**—वि. (वर्तमानकालीं) प्रचीति येत असलेले;  
उपभोगित असेलेले. [ सं. ]

**अनुमत**—न. १ अनुमोदन; संमति; मान्यता; खातरी; अभि-  
मत; कबुली. 'तोचि मागि दावि आम्हाते । तुजिया अनुमते चालू  
आम्ही ।' २ अनुकूल मत; एकमत; एकभाव. ३ निर्णय; वनेलेले  
मत; निवाडा; फैसला. (न्यायाधीश किंवा पंच यांचे). —वि.—  
पसंत केलेले; आवडलेले; अनुकूल असलेले. [ सं. अनु+मन् ]

**अनुमति**—स्त्री. १ पसंति; कबुली; संमति; मान्यता; अनुज्ञा.  
२ चतुर्दशयुक्त पौर्णिमा तिथि. श्रौत कर्मांत या देवतेस हविर्भाग  
देतात. [ सं. ]

**अनुमान**—न. तर्क; कल्पना; अटकळ; अंदाज, (क्रि० काढणे—  
बांधणे) एवढी अनुमानाचेनि पैसें । आवडे कीर कळले ऐसें । परि  
मृगजळाचेनि बोलांशे । काय भूति तिमे ।' —ज्ञा ९.१२७. २ ज्ञात  
गोष्टीवरून अज्ञात गोष्टीबद्दल काढलेला तर्क किंवा निर्णय; (न्याय-  
शास्त्रांतील चार प्रमाणांपैकी दुसरे); (सामान्यतः) तर्क; सिद्धांत.  
३ (कायदा) तर्कावरून काढलेला पुरावा. ४ (काव्य) (अनमान  
अप.) दोलायमानवृत्ति; संकोच; शंका; संशय; कितु. 'मोह  
दवडूनियां परीता । अनुमाना हागोनियां लता ।' —सुआदि २६.  
९१; 'तुका म्हणे आहे ठाथीचाचि मान । आतां अनुमान कायसा  
तो ।' —तुगा १४९२. 'ये गोष्टीस करील अनुमान । तो सिद्धचि  
पावेल पतन ।' —दा ६.९.३०. ५ एक अर्थालंकार; साधनावरून  
साध्याचे ज्ञान तर्कांनि काढलेले असते तो. 'भवन्मतिंस आवडे  
जरि धनादिकांलागि तें । मदीय गुणक्रींतिनश्रवण कांतरी ल्यागिते ।  
असेंहि म्हणशील वा ! जरि तरी तुझी मावली । तुज त्यजुनि  
पाजितां कशि दुधाकडे धावली ॥' —केका ५.२. **०गम्य**—वि.  
तर्कांनि, धोरणाने जाणण्यासारखे. **०धप(ब)का**—उ. अनमान धपका  
पहा. **०सिद्ध**—वि. तर्कांनि निश्चित केलेले; ठरविलेले; जाणलेले. [ सं.  
अनु+मा=मोजणे ]

**अनुमानणे**—सक्रि. तर्क करणे; तर्कांनि ताडणे; कल्पना करणे;  
अजमावणे. 'मनी अनुमानी पै येथू । कपटाचार दिसतसे ।'  
—सुआदि. ४.१६०. [ सं. अनु+मन्=विचार करणे ]

**अनुमानी**—वि. तर्क करण्यांत, तर्कांनि ताडण्यांत कुशल; धोरण  
बांधण्यांत, अटकळ किंवा अंदाज करण्यांत कुशल—तरबेज. [ सं. ]

**अनुमानोक्ति**—स्त्री. १ तर्कांनि बोलाणे; अंदाज—अटकळ करणे;  
२ अनुमानाने किंवा तर्कांनि केलेली मांडणी; अनमानधपका. [ सं.  
अनुमान+उक्ति ]

**अनुमापक**—वि. ज्याच्यावरून अनुमान करतां येईल असा;  
यथार्थ कल्पना देणारे; अनुमानाला साधन किंवा जागा करून देणारे;  
तर्क करण्यास आधारभूत (गोष्ट बंगरे). 'प्रतिविव विवा अनुमापक'  
अमृ. १.२६. [ सं. ]

**अनुमित**—वि. अनुमानाने—तर्कांनि ठरविलेला—जाणलेला. [ सं. ]

**अनुमिति**—स्त्री. तर्क; निर्णय; (न्याय) अनुमानाने तर्कांनि  
होणारे ज्ञान. [ सं. ]

**अनुमेय**—वि. तर्क करतां येण्याजोगे; अटकळ करतां येण्या  
सारखे. 'दो कां प्राणानुमेयो । येवो कां हानी घेवो ।' अमृ. ७  
२३८. [ सं. ]

**अनुमोदक**—वि. संमति देणारा; पसंति दर्शविणारा; अनुकूल  
मत देणारा. टरावास बंधरे. [ सं. अनु+मुद् ]

**अनुमोदन**—सक्रि. १ पसंत करणे; संमति—मान्यता—कबुली-  
परवानगी—देणे. 'पडतां वानरांचे अनुमोदन । स्वये पुसे रघनेदन ।'  
२ वाहवा करणे; प्रशंसणे. ३ चिंत; लक्ष. 'श्रवणीं पठणीं  
निजध्यास । आदरे धरावा दिवसेदिवस । अनुमोदन देतां कथेस ।  
सर्वे पापास क्षय होय ॥' —शिंदी. १.६९. ४ सूचनेस हुजोरा.  
'बहुया अनुमोदनाशिवाय सूचना (टराव) विचारास घेत नार्हात;  
सभापतीने सूचविलेल्या सूचनांस अनुमोदनाची जरूरी नसते'  
—सभा ७१. ५ उत्सव; अनुष्ठान. उपासना. समारंभ; सांगता.  
'माझ्या पर्वांचे अनुमोदन । करी करवी आपण ।' —एसा ११.१२५५.  
(क्रि० करणे—घेणे—देणे—पडणे.) [ सं. अनु+मुद्=आनंद पावणे ]

**अनुमोदित**—वि. पसंत केलेले; वाखाणलेले; स्तुति केलेले;  
मान्यता दिलेले; परवानगी दिलेले.

**अनुयान**—न. १ अनुसरणे; मागून जाणे; घेणे. २ (ल.)  
निकाल; निर्णय; परिणाम; शेवट; [ सं. अनु+या=जाणे ]

**अनुयायी**—वि. १ अनुसरणारा; मागून येणारा; (ल.) शिष्य;  
नोकर; हुजऱ्या; अनुचर. २ एखाद्या पक्षाचा, पंथाचा किंवा विशिष्ट  
मताचा. उ० बौद्धानुयायी; टिळकानुयायी. ३ मागून येणारे;  
मग्न निव्वणारे; उद्भवणारे; परिणामार्थे. [ सं. ]

**अनुयोगी**—वि. पूर्वीचा; अगोदर येणारा; मूळचा; आरंभीचा;  
विषय, आधार, स्थान, उगम इ० होणारा; अधिकरणविषयक;  
प्रतियोगीच्या उलट. उ० राजाचा चाकर, बोटाचे नख, आणि  
पापाचे फल. यांमध्यें राजा, बोटा, आणि पाप हे अनुयोगी व चाकर  
नख आणि फल प्रतियोगी. २ जोडणारा, संबध्द. [ सं. अनु+युज्=  
जोडणे ]

**अनुरक्त**—वि. न. १ इच्छायुक्त; अनुरागी; प्रेमबद्ध; विषयी; संसारी; प्रेम बसले आहे असा; मन गुंतले आहे असा. २ निष्ठावंत; आसक्त; रत; परायण. [ सं. अनु+रञ्ज=आनंद पावणे ]

**अनुरक्ति**—स्त्री. प्रीति; आसक्ति; भक्ति; आवड; इच्छा; निष्ठा; स्नेह. [ सं. ]

**अनुरंजक**—वि. करमणूक करणारा; मन वेधणारा; संतोष देणारा; सुखदायी. [ सं. ]

**अनुरंजन**—न. १ करमणूक; मनोरंजन; विहरण. संतोष; मंज. २ सुखावस्था; आनंदवृत्ति. [ सं. ]

**अनुरणन**—न. १ प्रतिध्वनि, पडसाद. २ वाद्य वाजविणे वंद झाल्यानंतर त्यांतून कांही वेळ घुमणारा. टिकणारा ध्वनि; आवा-जची धून. ३ सत्तारीच्या जोडांच्या तारानून निघणारा ध्वनि किंवा कंपन. ४ (साहित्य.) व्यंगार्थ. [ सं. अनु+रण=नाद करणे. ]

**अनुरत**—वि. आसक्त; लेपट; अनुरक्त. [ अनु+रम् ]

**अनुरति**—स्त्री. अनुराग; आसक्ति; प्रेम; प्रीति. [ सं. अनु+रम्=आनंद पावणे ]

**अनुराग**—पु. प्रेम; प्रीति; इच्छा. निष्ठा; अंतःकरण वेधणे; विरागाच्या उलट. 'हा अनुराग भोगितां। कुमुदिनी जाणें ॥' —ज्ञा १.६०. [ सं. अनु+रञ्ज ]

**अनुरागी**—वि. प्रेमी; शोकी; आसक्त; इच्छा-प्रेम असलेला; प्रणयी; प्रीतियुक्त; ममताळू; स्नेहाळू. [ सं. अनु+रञ्ज=आनंद पावणे ]

**अनुगधा**—स्त्री. क्रांतिवृत्तांतील सत्तावीस नक्षत्रांपैकी १७ वे नक्षत्र; ( राधा=विशाखा, तेव्हा अनुराधा म्हणजे या नक्षत्राच्या मागून येणारे नक्षत्र; यांचे चार तारे असतात. ). [ सं. ]

**अनुरूप**—वि. १ जुळणारे; शोभणारे; योग्य, यथायोग्य; साजणारे; सयुक्तिक. 'ही स्त्री या पुरुषास सर्व गुणांनी अनुरूप आहे.' २ सदृश; सारखे; समान. सामाशब्द-आज्ञानुरूप, कालानुरूप, देशानुरूप, सामर्थ्यानुरूप, योग्यतानुरूप. —शश. अनुमरून; अन्वर्थे; यथावत्, अनुरोधाने. 'तुमची आज्ञा हाईल तदनुरूप मी चालेन.' [ सं. ]

**अनुरूपबाजू**—स्त्री. (गणित.) सरूप त्रिकोणाच्या समान कोनांसमोरच्या बाजूंना परस्परार्थी अनुरूप बाजू म्हणतात. —महमा १५०.

**अनुरोध**—पु. १ कळ; गति; धोरण; रंग; लावून दिलेली दिशा; सरणी. 'आतां प्रतीतीने जो अनुरोधू। तो सत्यामि बाधू। करूं न शके ॥' —एमा ११.९६. २ मान्यता; संमति; अनुसंधान; मर्जी. ३ हुकमत; वचस्व; आटोका; कथांत जाणे; ताबडोत सांफ-रणे. 'मीपणाचेनि अनुरोधे। गिळिले होते मोहमदे।' —एमा ३.५९५. तृतीया विभक्तीत नेहमी उपयोग. उ० नावेत बसले म्हणजे गावेच्या अनुरोधाने जिकडे जाणे घडेल तिकडे जाणे प्राप्त. 'ज्याला

शास्त्रज्ञान आहे त्याला तदनुरोधाने बोलवे लागते; '—पृथ्वीच्या उतरतेपणाच्या अनुरोधाने उदक जाते.' [ सं. अनु+रध्=प्रतिबंध करणे ]

**अनुरोधी**—वि. अनुसरणारा; अनुरूप; यथायोग्य; अनुसरून असलेला; अनुकूल 'तो आजू नोहे अनुरोधी। बोल तया ॥' —ज्ञा १५.२३०. [ सं. ]

**अनुर्वाच्य**—वि. बोलतां न येण्यासारखे; अवर्णनीय. 'अनु-र्वाच्य जे शब्दब्रह्म। स्वानंदसुख।' —स्वादि १.५.३९. [ सं. अ+निर्+वच्=सांगणे अनिर्वाच्य अप. ]

**अनुलपिक**—वि. (गो.) जबाबदार; संबंधी. [ सं. अनु+लप ]

**अनुलक्षण**—क्रि. अवधान देऊन; लक्षांत घेऊन; मन लावून; अवलोकन करून; अनुसरून; उद्दृष्टून. [ सं. अनु+लक्ष ]

**अनुलक्ष्य**—न. लक्ष देऊन केलेली वागणूक; आज्ञेनुसार, अनुकरणपूर्वक, किंवा लक्ष देऊन केलेली गोष्ट; धोरण; अनुवर्तन; अनुरोध पहा. [ सं. ]

**अनुलेख**—पु. (जातिप.) रेषेच्या दोन टोंकांपासून पातळी-वर दोन लंब काढले तर त्यांचे पांय सांधून जी रेषा त्या पातळीत होते ती. —सूर्य ८. (इं.) प्रोजेक्शन.

**अनुलेपन**—पु. १ माखणे; लेप देणे; उटण्याने धारीरास चोपडणे. ( क्रिया ) 'ज्याचे निर्लेप अनुलेपु करी।' —ज्ञा ११.२२५. २ उटी; उटणाचे द्रव्य; लेप. ( पदार्थ ) ३ माखलेली; चोपड-लेली. ( लेप लावलेली स्थिति ). [ सं. अनु+लेप्=लेप देणे ]

**अनुलोम**—वि. योग्य क्रमाने उत्पन्न झालेला किंवा जन्मलेला ( विशेषतः संकरजातीविषयी उपयोग ); उच्च वर्णाचा ब्राह्मण क्षत्रियादि पुरुष व त्याहून खालच्या वर्णातील स्त्री यापासून झालेली संतति. —क्रि. योग्यक्रमाने; व्यवस्थित पद्धतीने; नैसर्गिक पद्धती-प्रमाणे किंवा रीतीने; शिस्तवार. २ ( ल. ) अन्वय. 'अनुलोम प्रतिलोम। विवंचना वाढेल दुर्गम। हें न करितां सांख्य सुगम। आकळे ते वी सांगेन।' —एमा २४.६०३. [ सं. अनु+लोम=केश ]

०ज—पु. अनुलोम विवाहापासून झालेली संतति. 'हीन वर्णाची जे नारी। उत्तम पुरुषाचा गर्भ धरी। ते अनुलोमज संसारी। शास्त्रकारी बोलिजे।' —एमा २०.३२. ०विलोम—वि. नैसर्गिक पद्धतीने व त्या विरुद्धिद असलेले; योग्य क्रमाने असलेले व नसलेले; उलटसुलट; उरफाटे सुरफाटे. **अनुलोमविलोमश्लोक**—पु. सुलटा किंवा उलटा वाचला असतां सारखाच वाचला जाणारा श्लोक. उ० मुरुज बंध. 'या माता ममतामाया।'

**अनुलोम विवाह**—पु. अनुलोम पद्धतीने झालेले लग्न; उच्च वर्णाचा पुरुष व कनिष्ठ वर्णाची स्त्री यांचा विवाह. [ सं. अनु+लोम=केश ]

**अनुवर्तणे**—संक्रि. १ दुसऱ्याच्या मनीसप्रमाणे वागणे; सेवा करणे. २ एखाद्याच्या मागेमागे असणे. चिःकडून राहाणे; धरून बसणे. ३ एखाद्या परंपरेतील प्रत्येक वस्तूला, भागाला किंवा गोष्टीला लागू करणे; संबंध लावणे. [ सं. अनु+वृत्त=असणे ]

**अनुवर्तन**—न अनुकरण; अवलंबन; सेवा; चाकरी. अनुह-पत्व; मागून जाणे; अनुवृत्त पहा. [ सं. अनु+वृत्त ]

**अनुवर्ती**—वि. १ सेवा किंवा चाकरी करणारा; कामास किंवा उपयोगास घेणारा २ आश्रय. आधार देणारा. ३ समाविष्ट. अंग भूत असणारा. ४ संबंध धरून असणारा. ५ आज्ञांकित. मताप्रमाणे वागणारा, मागोमाग येणारा. [ सं. अनु+वृत्त=असणे ]

**अनुवाअ**—पु. (अन्वय अप) संबंध. संलग्न. 'चांदिन्याचेनि अनुवाअ। हे मधुमाळी कीमाअे।'—[जायु ६८४. [ सं. अन्वय ]

**अनुवाक**—पु. कडेनेदुसऱ्यांचा एक समुच्चय, संहितेच्या अध्यायांतील पाठभाग; प्रकरण, परिच्छेद. [ सं. अनु+वृत्त=बोवणे ]

**अनुवाद-वादन**—पु.न १ (संभेसंबंधे) दुसऱ्याचे बोलणे किंवा स्वतःचे म्हणणे पुन पुन. मागणे किंवा मांडणे. पुन्हा स्पष्टीकरण; स्पष्टीकरणार्थ पुनर्हक्ति. २ एखाद्यावरचा शाश्वत झालेला आरोप सर्वांस सांगून त्याला दिलेले शासन पुन्हा सांगणे. ३ दुसऱ्याची दुष्टकृत्ये उघडकीस आणणे. ४ द्विर्हक्ति; वरचेवर तेंच सांगणे. पुनरुक्ति; पाठ. 'हेचि अनुवाद सदासर्वकाळ। कहीन गोपाळकाळा सेवूं।'—तुंगा २२. ( ल. ) वर्णन करणे. 'एकां गुणानुवादु करितां। उपराना होऊनि चिन्ना।'—ज्ञा २१७३ ५ (व्यापक) संवाद; संलाप; भाषण. दोऱ्यांचा अनुवाद परिभाषा जे। ६ (धर्म) प्रायश्चित घेतेंवेळी पातकांचा व प्रायश्चित्ताचा उच्चार करणे. ७ (कायदा) गिद्द करणे. प्रस्थापित करणे. (जुनी रीत) रिवाज वर्णन. ८ ( ल. ) भाषांतर; नकल (अंध, काव्य वर्णन) ९ (तत्त्व.) 'अंधे व वेदांतील वर्णन वस्तुस्थितीस धरून असेल तर त्यास अनुवाद म्हणतात.'—गीर २० १० दुजोरा. [ सं. अनु+वृत्त=बोवणे ]

**अनुवादक-अनुवादी**—पु. १ अनुवाद करणारा. २ भाषांतर, नकल करणारा. ३ प्रायश्चित घेतेंवेळी, प्रायश्चित घेणाऱ्याच्या पातकांचा उच्चार करणारा. (संस्कारकौस्तुभ) —वि. (संगीत) रागातील वादी, संवादी सोडून बाकीचे स्वर. [ सं. ]

**अनुवादणे**—क्रि. १ पुन्हा पुन्हा सांगणे, म्हणणे; पाठ करणे. पोपटपंची करणे. 'त्याचें नाम व्यर्थ वारकर। जें मी करी अनुवादत। ३ बोलणे; सांगणे. 'ते दुःख मना वाचेंमी। अनुवादवे ना।'—शिष्ट १०२; 'तो स्वयं संबंधरू। प्रत्यक्ष अनुवादला।'—ज्ञा १.७२ 'ऐशी शृंगिखा अनुवादीली'—रावि १४.१३७. ३ स्पष्ट करणे; 'ऐसे बहुधा निरापिले। अंधगमी जे बोलिले। तें अवघेचि अनुवादले। न वचे कि कदा।'—दा १.१.१३. [ सं. ]

**अनुवास**—पु. १ उद्योगे. २ सुवासित करण्याची क्रिया. ३ (वेद्यक.) नेल्वभित. [ सं. अनु+वास ]

**अनुवाळी**—अनवाळ पहा.

**अनुवृत्त**—वि. १ संबद्ध. निर्मांडत; अनुयायी. 'दर्शन-न. नृत्यामध्ये एकादा पदार्थ निरसून पहाण्याचा अभिनय ( नृत्य ). [ सं. अनु+वृत्त ]

**अनुवृत्ति**—स्त्री १ परंपरेने चालत आलेला संबंध, क्रम, मालिका रांग 'याचे मतवशा पुरुषाने यज्ञदीक्षा घेतली होती ती दीक्षित-पगाची अनुवृत्ति सात पिढ्या चालत आली' 'अनुना इया-परी। मिश्राण्टीच्या घरी। युगानुवृत्तीची करी। बोज पाडले।'—ज्ञा १८.११३ २ सेवा; चाकरी. आज्ञापालन; युश्रवा. 'आम्ही राजाची अनु० करून असतो.' ३ साहचर्य. 'अलंकाराचे ठायीं मुवर्गाची अ० आहे तशीच जगाचे ठायीं सद्गुणे करून ब्रह्माची अ० आहे' ४ अनुकरण; नकल. ५ संमति. ६ (व्याक.) पूर्वगामी नियमांचा प्रभाव चालू नियमावर चालू राहणे 'आरंभ श्लोकांत राजपद अगने त्याची अ० पुढील सवे श्लोकांत होते.' ७ पंथ—पु सुपुत्रानाडी. 'सग अनुवृत्तिपंथे आणावा। मूर्खांवीवी।'—ज्ञा ८.११४. [ सं. ]

**अनुवेळ-ळ**—क्रि.वि. पुनः पुन्हा; वारंवार; फिरफिरून; अनेक-वार. [ सं. अनु+वेळा ]

**अनुव्यवसाय**—पु. प्रबोध; भान; सारासार विचार; चैतन्य; जाणीव. [ सं अनु+व्यवसाय ]

**अनुशासणे**—संक्रि. १ नियमित, परिमित करणे; बंदोबस्त ठरवणे; राज्यकारभार चालविणे, कायद्याने नियमाने बांधून टाकणे. २ विवरण, विवेचन, उहापोह करणे. [ सं. अनु+शास्=नियमन करणे ]

**अनुशासन**—न. १ आज्ञा. २ कायदा; नियम; ठराव; ३ शिक्षित, मन्यदित. सुर्यमित करण्याचा व्यापार. ४ व्यवहारशास्त्र. ५ अनुष्ठान. 'सग सांडले अनुशासन। आणि वदाचे करी चितन।'—कथा ४.१३.२८. [ सं. ]

**अनुशास्ता**—पु. १ अनुशासन, नियम न करणारा; राज्य चालविणारा; बंदोबस्त राखणारा; कारभारी; शिक्षा करणारा; नियंता. २ उपदेश करणारा. [ सं. ]

**अनुशीलन**—न. १ परिशीलन. निपटण; हव्यास; आसक्ति; अनुरक्ति; पार्थीस लागणे; पाठपुरावा; सराव; अभ्यास. २ एकनिष्ठ सेवा. [ सं. अनु+शीलन ]

**अनुशोपोट**—न. (अनशन) अनशवे पोट पहा.

**अनुश्रुत**—वि. परंपराप्राप्त; पूर्वापार चालत आलेले. 'अनुश्रुत हे प्रासादिक। कृपाभीक स्वामीची।'—तुंगा २१३२. [ सं. अनु+श्रु=ऐकणे ]

**अनुपंग**—पु. १ संगति; भार्गीदारी; संगी; सोबत; साहचर्य; स्खय; निवृत्त समागम; संबंध. 'सोबाचे अनुपंगांने भला फसतो.' २ आपस. ३ मित्रण; जोड; मिलाफ. 'ताकाचे अनुपंगांने दुधाचे वहीं होतें.' ४ एक अलंकार—एका क्रियेपासून अनेक कार्यसिद्धी झाल्याचे वर्णन जेथे असते तेथे हा अलंकार गाढतो; उ० छळी वृष बळी बळी तरिच तो नसे आटळा.'—के० ७६ [मं. अनुपंग]

**अनुपंगिक**—वि. संबंधी; बरोबरचा, आनुपंगिक पदा

**अनुप**—वि. उठे न केलेले; (अन, पाणी वंगर) अनुच्छिन्न पहा.

**अनुष्टुप-व-भ**—पु चार चरण, आठ अक्षरे, लघु गुण अति श्रित असा एक छंद. उ० 'मातेचि मानुनी थोर । कम सप्त नम-र्षिती । तरी अद्वैतयोगेचि । माते ध्यानी उपासनी ।'—वामन. —गीस १२.६. —न. (वैदिक छंदांत याच्या चरणांत अक्षरे सर्वांत कमी असल्यामुळे लाक्षणिक अर्थांने) अल्पत्वः अल्पराशि. श्वेवः संक्षेप. 'केवळ अनुष्टुप निबंध । ऐसे दिसे पांडवद्वळ ।'—ज ८२.३२. 'या तुमच्या कोंकणांत तुपांचे अनुष्टुप दिगते.' [मं. अनु+स्तुप]

**अनुष्ठेय**—क्रि. १ विधिपूर्वक आचरण करणे. 'म्होर्नि आणु लियापरी । शाख अनुष्ठिती कुसरी ।'—ज्ञा १७.९२. २ अनुष्ठान करणे. 'जिथे कमी हा प्रयोग । अनुष्ठिजे सर्वाविनयोग । तेथ अनु-ष्ठिया सांगु । वेदुचि जाणा ।'—ज्ञा १७.८१३. ३ करणे; संपा-दणे; साधणे; सिद्ध करणे; शेवटाम नेणे; पार पाडणे (धंदा, उद्योग इ०). 'अन्योक्तीने प्रसंगी चतुरा । धाकटे काज सांगे अमुग । त्यावरी अभिमान ये थोरा । कार्य अनुष्ठिते ।'—मुआदि ४.६५. [अनु+स्था]

**अनुष्ठाना**—वि. अनुष्ठान करणारा.

**अनुष्ठान**—न. १ विधिपूर्वक धर्मकृत्य, कम यांचे आचरण. म्ह० यथा अनुष्ठान तथा सिद्धि. 'म्होर्नि स्वयमनुष्ठान । ते अखंड यज्ञयाजन । जो करी तथा धेवन । क्रीचि नाती ।'—ज्ञा ३.८३. २ देवाप्रीत्यर्थे अभिषेक, पूजा, पाठ, होम, हवन, दान धर्म वगैरे कर्म. ३ (ल.) मोठ्या परिश्रमाचे काम. महत्कार्य, अवघड कृत्य. ४ (सामान्यतः) संपादणी; आचरण; करणे; पार पाडणे. (क्रि० करणे, चालविणे, बजावणे, मांडणे). ० **पडति**—की. (स्त्री.) धार्मिक विधि यथासांग करण्याची पद्धति. (दं) आडरे ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन. 'प्रभूचे भोजन म्हणजे पवित्र सद् भागिता हवी अनुष्ठान पद्धति.'—साम्पा ९०.९८. १०४. १२८. ० **प्रसंग**—पु. अनुष्ठानकर्म. 'या गांवांत कोंगाच्याहि घरी अनुष्ठान-प्रसंग झाला असतां दीक्षितांस आमंत्रण येते' [अनु+स्था]

**अनुष्ठानी**—वि. १ अनुष्ठान करणारा. 'जेसे अनुष्ठानिअें लोचनु । ते वांचवेआं कीरलनु । करितांति धारी तपेणु । मदन लिंगांसी ।'

—शिशु ८९. २ अनुष्ठानामध्ये कुशल, निपुण, यत्नमानाचे अनु-ष्ठान चालविणारा; अनुष्ठान—प्रतिनिधि. [सं.]

**अनुष्ठित**—वि. केलेले, बजावलेले; उरकलेले; आचरलेले; अनु-ष्ठिते. साधले. [सं.]

**अनुष्ठेय**—वि. अनुष्ठान करण्यास योग्य; करणीय; करण्या-जोगे; आचरणीय, बजावण्यास योग्य. 'हेचि नित्यनैमित्तिक । अनुष्ठेय आवश्यक ।'—ज्ञा १८.११९. [सं.]

**अनुसंग**—(विप्र.) अनुपंग पहा. 'तूं अनुसंगाचा ठावो ।'—ज्ञा ४३०. [मं. अनुपंग]

**अनुसत**—वि. मोकळा; अनसूत पदा 'पुत्रपुत्र संग्राम केला । अनसुत अनसुत राहिला । आतां माझा युद्धसोहळा । तुरून पाहे स्वामिया ।'—ज ८.१०१. [मं. अनुच्छिन्न]

**अनुसंधान**—न. १ जोडणी. जुळणी; मांडणी; संगति; संगणवार जुळविणे—जोडणे—व्यवस्थित लावणे. (मुद्दा, विषय, अनु-कम इ०). २ लक्ष. अवधान; चिंतन. ध्यान. 'कृष्ण चरणीं जडले मन । यालागी वाचे पडेले मौन । दृढ त्यागें अनुसंधान । सहज-स्थिति चालती ।'—एकच ६.६४. ३ हेतु; ध्येय, वेत; योजना; लागावांचा; वळण; वशला; मसलत; धोरण; युक्ति. (क्रि० बांधणे, लावणे). 'मुख्य जागीं दाद लागाया जोगें मी अनुसंधान बांधून ठवले आठ.' 'त्यांचे अनुसंधान कोणाम कळत नाही.' ४ कथे-तील आख्यान. 'आज गोसाव्याने (हरिदासाने) हरिश्चंद्राचे अनु-संधान लाविले होतें.' 'अवघे पोटागाठी मोग । तेथे कैचा पांडु-संग । लायी अनुसंधान । कोडी देईत म्हणवून ।'—तुगा २८८३. ५ जम, मेळ, समन्वय; मिलाफ. आनुकृत्य. ६ (कधी कधी) अनु-मेय या अर्था. ७ प्रस्ताव, प्रस्तावना; प्रवेश. ८ चौकशी; शोध; नागोवा ९ क्रमप्राप्त गोष्ट, आचरणे आंळी गोष्ट. 'यांने शिवी दिदी तेव्हा याच्या तोंडांत मारावी हे अनुसंधान आले.' [सं.]

**अनुसंधाना**—वि. १ मसलत करण्यांत घूत; युक्त्या, वेत जोडण्यात हुयार; मोठा लिकमणी, शकल लढविणारा. २ आख्यान लावणारा (दो-दास). ३ (नुमना वासावरून) सांगे काढणारा; मुावा लावणारा, परावर्तक, परफकारक. [सं.]

**अनुसर्ग**—(क.) अन्वये सर्ग पहा.

**अनुसरण**—न. १ अनुकरण; अनुबतन; मागोमाग जाणे; तद्वा आचरण, नकल करणे. 'अनावडीचा वयांचो । तेंगे नुगवे अनुसरन भायो ।'—ज्ञाप्र २८३. २ अनिकार.

**अनुसरणे**—क्रि. १ अनुकरण करणे; तद्वा आचरण टवणे; अनु-लक्षण वागणे. २ अनुकृत होणे; संमत होणे; मिलाफ करणे; जुळणे; जमणे. ३ मताचा स्वीकार करणे; अनुयायी होणे; वश होणे. ४ स्मरणे; भजणे. 'नारायण भय येऊं जेदी गांवा । तुका म्हणे नांवा अनुसरें त्या ।'—तुगा ८३. ५ अनुस्कृत होणे. अधीन होणे; वरणे;

अनुसार

‘योजनगंधा मुनित्या जमि गंगा शंकराणि अनुसरन्ती ।’ —सोआदि ८.३.७. [सं. अनु+गृ.]

**अनुसार**—वि. प्रमाणं साम्या सत्यं, अनुसूय, गुणगारा. सामाशब्द— आज्ञानुसार वंनन. पापानुसार कं.श. श्रमानुसार त्याम, कालानुसार, योग्यतेनुसार, इ०. ‘तुम्ही बोधाल तदनुसार मी वंनन.’ ‘ओपधानुसार गुण आदि’ यांवेगीज कसेतगी वनलेले व्यापक अर्थांचे अनेक सामाशब्द आढळतात. जेणे, कामानुसार, कालानुसार, देशानुसार, छंदानुसार, अत्रानुसार बुद्धि, बुद्धिनुसार, मज्जी नसार, वेळेनुसार इ०. ‘कामानुसार माणगाती गरज लागली.’ म्ह० अत्रानुसार बुद्धि=ज्याचे अत्र खातो त्याप्रमाणे वागता —पु १ अनुगणन, अनुवंनन, सारंगे वागणे. २ कम, सरणी, मागे ‘जो शकित्या तुम्ही अनुसारा । तो पद्वेष्ट्याद्वारे पाय उतारा । सोहपा जेवा ।’ —जा ५. १६५. —अ. धोरणाने क्रमार्थेः अनुरूप [सं.]

**अनुसारी**—वि. अनुसरणारा; सांगोमाग जाणारा, अनुकरण करणारा; आज्ञप्रमाण वंनणारा, योग्य जमणारा; अनुसार पहा

**अनुसृत**—अनसृत पदा

**अनुसृत**—वि. मागे गेल्याः अनुसरल्याः अनुयायी झाल्या. प्रमाणे वागल्या. [सं.]

**अनुस्तरणी**—स्त्री. (मूळ वैदिक अर्थ, सूत्रकारणी अग्नि होत्र्याच्या उत्तरक्रियेत गाय मारून तिची वषा काढून तिने अग्नि होत्र्याच्या प्रताये अर्चादान करीत त्या गायीचे स्तरणी म्हणत). हल्ली उत्तरक्रियेत स्तरणी तगावगागाती देण्याने येणारी गाय. —आश्रयम् ४. [सं.]

**अनुस्फटिक**—वि. रफटिकमय (टं) क्रिस्टलीईड [सं.]

**अनुस्यूत**—वि. नियमितपणे, अर्भकित जाणारा, अनुसृत (उपभोग, कारभार, वृत्ति इ०). गरज वन अदृशकणाच्या मनीचा एकवारच्या व्यापक. ‘सना वनसूत अवाधित ।’ —रंजीया १.८१ [सं.] **०पण**—न, अर्भकितपण, सतत रिथित व्याप्ति, एकवारसेपणा. ‘गंधा पागोनि पृथ्वी कटिण । उपजती आपी आपण । देवरांने अनुस्यूतपण । सर्वथा जाण मोटिना ।’ —एमा २८. १२५.

**अनुस्यूति**—स्त्री. अर्भक गतिः अनुस्यूतपण पहा. ‘वेगळाल्या मूर्ती । जयांचिय अनुस्यूति ।’ —ज्ञा १३. ९१६. [सं.]

**अनुस्वार**—पु १ श, प, स, ह या अक्षरांच्या पूर्वीच्या अक्षरावरील नाकांतून उच्चार दर्शविण्याकरिता योजावयाचे टिब. २ पुढे कोणतेही व्यंजन असून त्यापूर्वी इ, ज, ण, न, म यांपैकी कोणतेही व्यंजन उच्चारवाद्येने असले म्हणजे देणारे अक्षरावरील टिब. ३ नाकांतून होणारा उच्चार व त्याचा प्रतीक शीघ्रविदु. [सं.]

**अनुह(हा)त-गजर-ध्वनि-चक्र**—अनाहूत गजर-ध्वनि-चक्र पहा. ‘अनुहताचा हळू गाली ।’ —ज्ञा १२.७. ‘जैसा अनुहताचा गजर । तैसी तुरें वाजती अपार ।’ —एस्त्व ६.७२. ‘जाति-स्वद रागें जाणें टिबगिया वाई । अनुहात वाय मांदला ॥’ —तुगा २.६६.

**अनुक्षणी**—क्रि.वि. क्षणोक्षणीः प्रत्येक क्षणी, ‘आनंदाब्धि अनुक्षणी भरतने यांच्या वृषाईक्षणी ।’ —आगी १६.१८. [सं. अनु+क्षण]

**अनुक्षेत्र**—न ल्हान क्षेत्र; किवा महत् (काशी आदि) क्षेत्र मर्या-पं.अ.अ. **०पाळ**—पंढरपूरचा विठोवा. ‘धन्य वेणुनाद अनुक्षेत्र पाळा ।’ [सं. अनु+क्षेत्र]

**अनुज्ञा**—स्त्री. १ आज्ञा; हुकूम, परवानगी; संमति. ‘वरवंडले जयांचिया । अनुज्ञा का ।’ —अभू २.१७. २ एक अक्षर; दोषांत मानी एक गुण आदि या बुद्धीने केलेली दोष देण्याविषयीची प्रादना. ‘तुम्हा म्हणे गनवागी । मुखे घालावे आम्हांनी ।’ —तुगा ११९३. ‘प्रमाद करीं मनी जति नवल हे आवरा ।’ —केका १४. [सं. अनु+ज्ञा]

**अनुज्ञात**—वि. आज्ञापितः हुकूम केलेले; संमतः विहित. [सं.]

**अनुज्ञापक**—वि. शिफारस करणारे; परवानगी देणारे; (ई.) रकमंडटी. (सं.)

**अतूढ-ढा**—वि. अचिवाहित. [सं. अ+वह-ऊढ]

**अतूप**—वि. निरुपम; असाधारण; अलौकिक; विलक्षण; चमत्कारिक. असामान्य, नवलाईये; आश्चर्यकारक. **०प**—(शाप.) माशे ग्यास, असूपवायु पहा. [सं.]—पु एक देश; जांबळी, वेत, ताड, केळ, यळ इत्यादिकांनी युक्त असा खोल घंटा यांत डोंगर झाडी फार असून फार पाऊल आणि (कफजन्म) रोग होतात. —योर १.२८; —अथप २.७. **०वायु**—पु. (टं) माशे ग्यास, हा कर्वेचा एक परमाणु उच्चैःचा जाणती जास्त चार परमाणूंची संयोग पावून बनतो. भेटियमायनशाब्दांत याम मयून (मिथन) अग्रेही म्हणतात; दल-वायु, मयिद, उदद अर्थांहि नावे आहेत. दलदलीच्या जागेतील हुकल्या पाण्यांतून व इतर पदार्थांतून हा निघतो. याच्यामुळे खागीमध्ये भयंकर स्फोट होतात. —ज्ञाको(क) १२८.

**अनूराधा**—अनुगथा पहा.

**अनुण-णी**—वि. कर्ज, (ण नसेलेला; ऋणसुक्त. [सं.]

**अनुत्**—न. त्वादीः खोंटपणा; असत्यता. —वि. खोंटे; त्वाडः अतथ्य (भाषण व०). [सं. अ+प्रत=सत्य]

**अनुत्य**—अनृत पहा. ‘द्वेषवचनी अनुत्यवचनी । बाष्कल-वचनी धिःकर ।’ —दा २.३.२२.

**अनेक**—वि. एकापेक्षा अधिक; कांहीं; पुष्कळ, सामाशब्द-अनेकविध, अनेकसत्ताक, अनेकवार. **०चर**—वि. संधाने राहणारा,

संघर, समुद्रर, (एकरर याच्या उलट). **अलिङ्गधारी**—वि. (प्राणि.) दारीरावर अनेक छिद्रे असलेला; (इं.) पोरिफरा. **अजिह्व**—वि. पुष्कळ जिभा असलेला; (ल.) खोटे बोलणारा; बोलणे बदलणारा. **अज्ञ**—अ. अनेक ठिकाणी. **अधा-विधा**—अ. पुष्कळ गीती प्रकारें. **आतृक**—वि. पुष्कळ आया असलेला. **अवचन**—न. १. ज्यावरून अनेक वस्तूंचा बोध होतो ते; बहुवचन. २. नामाचे निरनिराळ्या विभक्तीबधील बहुसंख्याबोधक व क्रियापदांचे त्याच्या पुरुष आणि काल यांमधील बहुसंख्याबोधक दर्जाचे रूप. ३. बहुवचनांतील शब्द. **अवर्गसमीकरण**—न. (धीज्ज) दोन किंवा अधिक राशी अव्यक्त अमतांना सांडावयाचे समीकरण. **अवादी**—वि. पाखंडीमताचा. **अवार**—अ. पुष्कळ वेळां वाऱ्यावर नेहरी सतत. **अशः**—अ. पुष्कळ प्रकारें. [ सं. ]

**अनेग**—अनेक पदां जो स्वयं होय अर्थां जण त्यांचि लागतां उपद्रव अनेग ।’—एमा २३.५३. ‘धाविल्यानी लायवेने; वेत्रे पुरविनीं अनेगे ॥’—देववंत १३.

**अनेगा**—स्त्री. (प्र.) आपण; आंगेया पदा. ‘राममर्यांत्यानी आंहे मज अनंगा ।’—पला ३८.९९. ‘महार लोकाना दुकर खाण्याची अनेगा आहे.’

**अनेळी**—वि. (कों.) गुळाची एक जात, (एका विशिष्ट पध्दतीने बनविलेला गुळाचा प्रकार, या गुळाचा उपयोग औषधात व काही दुखण्यांत करण्यांत येतो.)

**अनैकमत्य**—न. मतभिन्नता; (नेकमत्त्याच्या उलट). [ सं. ]

**अनैक्य**—न. १. फरक, भिन्नत्व; एकत्वाभाव. २. एकी नसणे. वैमनस्य; वेवनाव; विषाड; वांकडे. ३. त्रैत अर्थ वचन किंवा संदेहे, यामधील विरोध, तफावत. [ सं. ]

**अनोठा**—वि. नवीन; विलक्षण; अगामान्य; नसतकारक ‘त्याणे आज दोन राग अनोठे गायले.’ [ अ+ठावा किंवा सं अ+उठ=स्था; प्रा. अनु+उठट; द्वि. अनोठा ]

**अनोपतं**—न. आपत्ति; अनुपत; अनुपति पदा

**अनोल**—अनवल पदा.

**अनोल**—वि. (खा.) आळणी. ‘अनोल अंशद न्यायान गुन लहू यीन.’ =अळण औषध स्वाल्पाने गुण लवकर घेईल [ सं. अलवण वर्गविपर्याय ]

**अनोवीन्य**—अन्योविन्य पदा.

**अनोशी-श्या-रोटी**—अनशयें पोटी पदा.

**अनोळख**—वि. १. ओळख नगणारा; नवा; अपरिचित. २. क्लृप्त; (उपकार) न जाणणारा ‘दुष्ट दुरात्मे अनोळख ।’—एमा २९.३७. [ अ+ओळख ] **अण**—न. परंपरा; अपरिचितपणा. ‘तयां आघवयांचिचि फिटये । अनोळखपण ॥’—ज्ञा १०.१६३.

**अनोळखी-अनवळखी**—वि. १. न ओळखीचा, न ओळखणारा; नव्या. २. दिन माहितीचा; गैरमाहित. डाऊक नसलेला. (इंग्र. वाच. लोक. वस्तु इ.).

**अनौचित्य**—न. उचितपणा नसणे; अयुक्तपणा; अयोग्यपणा; गैरहितपणा. चुकी. [ अ+नौचित्य ]

**अनौति**—वि. दुर्गा; अनौति पदा

**अनौरस**—वि. अौरस नसलेली, विवाहबंधापासून न झालेली; जारज; अकरमागी **अना**—स्त्री. जारजता. अविधजन्म. **अंसंतति**—स्त्री. (कायद्या)च्याचा कायदेशीर गीतीने विवाह झालेला नाही अशा स्त्रीपुष्पांची संतति [ सं. ]

**अत्करीव**—क्रि. १. जवळ. ‘फिटहाळ मळट हनीचे रोज अ० वेऊन पोहोचनीय ’—पला ३८.८. २. ऐकरच ‘खर्चाचा मज-कर तर खर्चाचा अर्थान अत्करीव पटव्हीत असो ’—सावंतवाडी संस्थानचा उक्तिदास [ अत् अत्करीव ]

**अन्न**—वि. (अन्य अप); दुसरा—‘देवावांचनिनेण अन्न ।’—ज्ञा. १८.५.३० [ सं. अन्य ]

**अन्न**—न. १. पान्य वगैरेचा तयार केलेला खाण्याचा पदार्थ; (विशेषतः भात, भाकरी, भाजी, पकात्रे वगैरे नेहमीच्या खाणांतील जिनस), आहार, भक्ष्य; भोज्य ‘मृत्यूचे आवघेचि अन्न ।’—ज्ञा १८.५६३. **मह० १** अनामारखा लाभ (नाही) मरणसारखी हाति (नाही). २. अन्न तारी, अन्न मारी, अन्नमारखा नाही वंगी. ३. अनाची वाण, खरीरानी घाण. २ (सामान्यतः) धान्य. ३. नृपिताधीने साधन (भोज्यार, नोकरी). ४. पकात्र. जेवण्याचा पदार्थ. ‘विद्विन्न अन्नं वादिशीं पात्री ।’ **अंर्गी लागणे**—पचणे; कामी येणे, उपभोगी पटणे ‘खाळे अन्न अंर्गी लागत नाही’ =केलेल्या कर्मपातन किंवा गंपादेवल्या वस्तूपासून काही लाभ होत नाही **अन्न करणे**—करांत फिरणे—अदाकरीनां भिक्षा मागणे, दारोगार फिरणे. ‘तुक्याधी जेष्ठ कांता । मंथी अन्न अन्न करता ।’ **अकडे**—कांटास ठेवणे—मुक्याचा अंदाजाप्रमाणे तारांत अन्न वाटून घेतल्यानंतर जरूरी लागल्यास घेतां यावे म्हणून वाजून काढून ठेवणे. **अचारणे**—खाऊ घालणे; जेवू घालणे; पोषणे. **अजाणे**—मुक असणे; अन्न पचणे; तोंडाचा मुक असणे.

**अपरब्रह्म**—न. अन्न देव परब्रह्म; (ल.) अत्राशिवाय दुसरे काही महत्त्वाचे नाही (असा माणस); ख्यादाड. **अपार्णी तुटणे**—राहणे; अन्नवर वायना नसणे; तोंडास चव नसणे; मुक कमी होणे. **अपाणी सांडणे**—अन्न न खाणे; अन्नपाणी टाकणे; उपाशी राहणे. **अव खांयरे वगैरे अस्पर्णे**—श्रीमंत पण अंजुप माणसाला लावतात.

**अन्नावर अन्न, वस्त्र, वर वस्त्र**—अन्न जिणेदे नाही तोंच पुन्हां अन्न सेवन करणे व एकाच्या ठिकाणी अनेक वस्त्रे पेटेणे. (केव्हाहि अद्विकारक आहे; यावरून कोणतीहि वस्तु चांगली असली तरी



मितपणा सोडून एकसारखे अधिक मेहनत करू नये. —**आड येणे**,  
—**वर उठणे**—एकाद्याच्या उदरनिवहाच्या साधनास व्यत्यय आणणे  
किंवा ते साधन नाहीसे करणे; पोटावर पाय आणणे. —**चा**,  
**अन्नांनं पोसलेला-वाढलेला**— वाम म्हणजे तुझ्या अन्नाचा  
वाढलेला साचा ।' —दावि १७. —**चा मारलेला खाली पाही**—  
(तरवारीचा मारलेला वर पाही)= अन्न खाऊ घातल्यास तो नेहमी  
आपल्याशी नम्र आज्ञाधारक राहतो, परंतु मनुष्यावर प्रहार केल्यास तो  
उलट प्रतिकार करण्यासाठी मग्नरूपेण टेंवकासून वर पाहू लागतो.  
( ल. ) दयेनें, मौम्यतेनें माणूस जिकल्या जातो, कठोरतेनें मनुष्य  
शत्रु बनतो. —**चा किडा**—पु. १ खादाड; २ चुमता खाऊन स्वस्थ  
बसणारा इसम; वृद्ध इसम किंवा लहान मूल. —**चा पिंड**—१ पोप  
णाची शोभ्य काळजी घेऊन वाढविलेला ( इसम-प्राणी ); आश्रित  
पोष्य; पोसणा. २ अन्न बंद केले असतां तावडतोव मग्नारा-  
म्हातारा, लहान मूल; अन्नाचा किडा. —**ची किडा**—स्त्री. १ एखा  
द्याचें अन्न खाऊनमुळे भामणारें त्याचद्वारे कर्तव्यकर्म; उपकार  
( किं० टाकणे, धरणे, सोडणे ). २ शपथ; भाक. ( किं० करणे ) —**ची**  
**लाज धरणे**—खाऊलेल्या अन्नाबद्दल उतराई होणे; कृतज्ञता वाटणे  
—**चें खावें होणे**—अन्नाची वाण किंवा तुष्काळ होणे—पडणे; ( ज्या  
देशांत खोबरे फार कमी व महाग तेथील लोकांच्या तोंडांत अस-  
लेली म्हणू ). —**चे पाठी लागणे**—निर्वाहाच्या साधनांच्या मागे  
लागणे; नोकरी पहाणे—करणे. —**चें पाणी करणे**—होणे—अन्नातील  
पौष्टिकपणाचा व चवीचा नाश करणे, होणे; अन्न निःसत्त्व व वेचव  
करणे; (खाण्याच्या वेळीं काहीतरी अन्न. अन्न किंवा भीतिप्रद  
बोळण्यासुळे). —**च्या गारगोठ्या**—(गारगोठ्यांसारखे थंड झालेले)  
अगदीं निवाळे अन्न. —**त माती कालविणे**—घाळणे—एखा  
द्याच्या निर्वाहाच्या साधनांचा नाश किंवा धिबाड करणे; पोटावर  
पाय आणणे; अन्नाआड येणे; नोकरी घालविणे —**त माशी पडणे**—  
माशी अन्नावरोधर पोटांत गेली असतां अन्न ओकून पडते त्यावरून—  
अगदीं सिद्ध होत असलेल्या कामांत अवचित काही अन्नित गोट  
पडून कार्यनाश होणे. ' त्यामनि असी कोठुनि आली या भोज-  
नांत हे मासी ।' —सोआश्रम ३.२९. —**मुळे वाळणे**—अन्नाच्या  
अभावासुळे रोड किंवा कृश होणे; खंगणे. —**वर वाढणे**—आश्रया-  
वर लहानाचें मोठें होणे. ' पेशव्यांच्या अन्नावर वाढलेली व पेश-  
व्यांमुळे नांवारूपास आलेली शेंकडे घराणीं जेथे हयात आहेत  
तेथे पेशव्यांचा शेवटला वंश वेडखोर ठरतो तरी आम्हांस विल-  
कुल पर्वा नाही. ' —टि ४.१७९. —**स जागणे**—( पोषणाला )  
कृतज्ञ राहणे; ऋणी असणे; उपकार स्मरून उतराई होणे. —**स**  
**महाग-मोताद**—अत्यंत दरिद्री; कंगाल; नेहमीच्या सामान्य  
गरजांची वाण असलेला; सुमुक्षित. —**स लाचणे**—अन्न लाचणे—  
निर्वाहाचें साधन मिळवून देणे; काम, उपयोग, धंदा देणे.

**अन्नई**—स्त्री. ( व. ) लोखंडी अगर पितळी ताट ठेवण्याची  
तिवई. [ सं अन्न+वाही ? ]

**अन्नकूट**—पु. वरिष्ठप्रतिदच्या शिब्यां गोवर्धनादि देवापुढे ठेव-  
णाच्या अनेक प्रकारच्या अन्नांचा ढीग. [ सं. ]

**अन्नकोश**—पु शरीर; अन्नमयकोश पहा. [ सं. ]

**अन्नगुरु**—पु. १ खादाड. २ अन्नाचा किडा—पिंड. [अन्न+गुरु]

**अन्नछत्र**—अन्नसत्र पहा. ' नागवुनि यात्रा समप्र । अन्नछत्र  
घातले ॥ ' [ सं. अन्न+सत्र ]

**अन्नन्याग**—पु प्रायाणवेक्षण; अन्न वज्र्य करणे. [ सं. ]

**अन्नदाता**—पु. अन्न देणारा; जेवू घालणारा; पोषण करणारा;  
पूजमान. ' अन्नदाता मुखी भव=अन्नदात्याचें कृत्याण होवो ।' [ सं. ]

**अन्नदान**—न. अन्नदेतपणी; जेवू घालणे; भोजन देणे. [ सं. ]

**अन्नदेवता**—स्त्री. १ खाप पदार्थादि उपजीविकेच्या वस्तूवर  
अभिहित असलेली देवता; अन्न देणारी देवता; प्रयोजन, जेवणावळ  
वगैरे प्रसंगी दिवी आराधना करतात. २ ( देवतातुल्य ) अन्न;  
धान्य. [ सं. ]

**अन्नद्वेष**—पु. १ अन्नाचा वीट. तिडकाग, कंटाळा; असें  
होणारा विकार. [ सं. ]

**अन्ननलिका**—स्त्री. अन्नमार्ग पहा.

**अन्नपचन**—न. अन्न पचणे, जिरणे; अन्नपरिपाक. (अपचनाच्या  
उलट) [ सं. ]

**अन्नपाणी**—न. १ अन्न आणि पाणी. २ जीविताला आव-  
श्यक असलेल्या वस्तू; निर्वाह-साधने. ' अन्नपाणी तोचि देतो ।  
प्रेमं सर्वा सांभाळीतो ॥ ' [ सं. अन्न+ म. पाणी ]

**अन्नपान**—न ( त्रिप्र. ) अन्नप्राशन. [ सं. ]

**अन्नपूर्णा**—स्त्री. १ दुर्गा; पार्वती, भवानी, अन्नदात्री, अन्ना-  
भिहित देवता; समृद्धि देवता. २ ( ल ) जिच्या हातचा स्वैपाक—  
अन्न पुरवठ्यास येते अशी बाई; स्वयंपाकीण. ३ ( उप. ) भिक्षेची,  
मधुकराची शोळी. [ सं. ]

**अन्नपूर्णा**—स्त्री. काशीकडील पाणी पिण्याचें भांडें. (काशीच्या  
अन्नपूर्णा देवीच्या नांवावरून ) •येणे—अन्नास पुरवठा येणे.

**अन्नप्राशन**—न. लहान मुलास प्रथम अन्न खाऊ घालण्याचा-  
उत्सवणाचा विधि ( सोळा संस्कारांपैकी एक ). ' गर्भाधान, पुंसवन ।  
जातकर्म अन्नप्राशन । हीं ममस्त कर्म पूर्वी जाण । केलीं संपूर्ण  
सौख्यंत ॥ ' —एसा १७.२७०. [ सं. ]

**अन्नब्रह्म**—न. अन्न हेंच ब्रह्म; अन्नपरब्रह्म पहा. ' अन्नब्रह्माते  
आत्कायं, —दावि ३११. [ सं. ]

**अन्नभूली**—स्त्री. अन्नद्वेष. ' नियतच तुज आली हे असे अन्न-  
भूली । ' —सारह. २.८०. [ अन्न+भूली ]

**अन्नमय**—वि. अन्नापासून—चे वनलेले, अन्नावर अवलेबून वसणारे ( प्राण, देह, इंद्रिये इ. ) ' कलियुगीं अन्नमय प्राण । ऐसें बोलती सज्जन ॥ ' . ' अन्नमय प्राण, प्राणमय पराक्रम ' =अन्न मिळाल्यास प्राण राहतो व प्राण राहिल्यास पराक्रम शक्य होतो [ सं. ]

**अन्नमयकोश**—पु. चैतन्याला आवरण असलेल्या पांच कोशां पैकी पहिला ; स्थूल देह ( कारण हा देह अन्नापासून वनलेला असतो ). पंचकोश पहा. [ सं. ]

**अन्नमार्ग**—पु. तोंड आणि पकाशय यांच्यामध्ये एक लांब नळी असते ती; अन्ननलिका; ही नलिका स्नायूंची असून सुमारे नऊ इंच लांब असते. [ सं. ]

**अन्नमोड**—पु. १ अन्नपचन. २ भुकेचे समाधान, तृप्तता अन्नासंबंधी आशामोड. [ सं. अन्न+मोड ]

**अन्नरस**—पु. १ अन्नाचे पचन होऊन झालेला रस. २ अन्नांश ' रोग्याच्या पोटांत कांहीं कडून अन्नरस जाईसं कर म्हणजे थंडावा येईल. ' ३ खाणें; आहार; भक्ष्य. [ सं. ]

**अन्नवस्त्र**—न. १ मनुष्यास निर्वाहाय लागणारे अन्न आणि वस्त्र. २ ( कायदा ) आपल्या पोपणाची तजवीज कायदेशीर रीतीने एकाद्या व्यक्तीकडून अगर मालमत्तेतून करून घेण्याचा हक्क; यास अन्नवस्त्राचा हक्क असें म्हणतात; पोटागी; जितरोटी; खावटी. [ सं. ]

**अन्नविकार-विकृति**—पु. स्त्री. १ अपचनानुष्ठे पोटांत-आंत ड्यांत झालेला विकार-बिघाड. २ अन्नेद्रव्य; अन्नावर वांच्छा नसणें. ३ अन्नाचें रूपांतर —एक अवस्था; अन्नापासून वनलेले ( प्राणि, शरीर, अवयव इ० ) रूप. ४ अन्नामध्ये होणारा रासायनिक फरक; अन्नाच्या घटकांपासून तयार होणारा एक नवीन पदार्थ. [ सं. ]

**अन्नविपाक**—पु. १ अन्नपचन झाल्यानंतरची अवस्था २ अपचनानाची क्रिया. ३ अन्नपचनानंतर वनलेले द्रव्य ( रक्त, मांस इ० ). [ सं. ],

**अन्नव्यवहार**—पु. रोटीव्यवहार; जेवण; पंक्तिभोजन; एकमेकांच्या हातचे खाणें; एका टिकाणी किंवा परस्परांचे घरीं भोजन करणें. ' दाक्षिणात्यांचा आणि गुजरांचा प्राय. अन्नव्यवहार नाही. ' [ सं. ]

**अन्नशांति**—स्त्री. १ ( विप्र. अन्नशांत ), भुकेल्यांना, क्षुधितांना अन्नदान करणें. २ ब्राह्मणभोजन. [ सं. ]

**अन्नशुद्ध-शुद्ध, अनशु(शु)द्ध**—अन्नशुद्धि ) अप. ) पहा.

**अन्नशुद्धि**—स्त्री. १ अन्न भोजनास योग्य करण्यासाठीं किंवा नैवेद्यासाठीं भातावर तूप वाढावयाचें हा विधि. २ तूप; अन्न शुद्धीचा पदार्थ; ' वरणभातावर तुपाची अ० घालतात. ' [ सं. अन्न+शुद्धि=पवित्रीकरण ]

**अन्नशेष**—पु. उच्छिष्ट अन्न, उष्टे; जेवण झाल्यावर राहिलेले अन्न. [ सं. ]

**अन्नसंतर्पण**—न. अन्नदान; अन्नशांति. [ सं. ]

**अन्नसत्र**—न ( विप्र. अन्नसत्र ) १ याचकवर्ग किंवा ब्राह्मणलोक यांना भोजन देणें. अन्नदानाचें धर्मकृत्य. २ या कामासाठीं वांच्छेळी इमारत; अन्नसत्राचें गृह. ३०० अन्नसत्रीं जेवणें आणि मिरपूड मार्गें=धर्मादाय मिळालेल्या गोष्टीवर तृप्त न राहून आणखी मागणी करणें; फुकटावर श्रीमतीचे चांचले करणें. ३ मुक्तद्वार. ' आवोजावों पर तुमारा. ' [ सं. अन्न+सत्र ]

**अन्नसंपर्क-संस्कार**—पु. जेवण; जेवणें; भोजन करणें. ( प्रत्यक्ष जेवणें; उपाहार किंवा शलपाहार नव्हे ); आहार. ' महागिरीत वसल्यापासून आठव्या शिविनी वंदनास लागूं तेव्हां अन्नसंपर्क झाला. ' ' याला पंचम दिवसांत अन्नसंस्कार नाही कांहीं औषध तरी घ्याऊन मांगा. ' [ सं. ]

**अन्नाच्छादन**—न. अन्नवस्त्र. ' अन्न आच्छादन । हे तो प्रारब्धा आधीन ॥ ' [ सं. अन्न+आच्छादन ]

**अन्नाट्टी**—स्त्री. ( गो. ) पावशेर. [ अर्ध+ट्टिष्ठे ]

**अन्नाडी**—वि. ( गो. ) अनाडी पहा.

**अन्नान्नगत-ति, अन्नान्नदशा**—स्त्री. अन्न ! अन्न ! करीत दारोदार भटकत फिरण्याची अवस्था; अत्यंत विपन्नावस्था; कंगालपणा; घोर दारिद्र्य. [ सं. अन्न+अन्न+गति. ]

**अन्नाभायर**—वि. ( गो. )(अन्नावोहर अप. ) अन्न खावयास न मिळे असें ( करणें ). [ सं. अन्न+वर्धि. ]

**अन्नार्थी**—वि. १ अन्नाची जरूरी असलेला; अन्नाच्या मार्गें लागलेला; अन्नासाठीं हपापलेला. २ जीविताला आवश्यक असलेल्या वस्तूंची जरूरी असलेला किंवा त्या वस्तूंच्या शोधांत असलेला. [ सं. अन्न+अर्थिन् ]

**अन्नावगें**—अकि. भुकावगें; भुकेलेला असणें. भुकेलें व्याकूल होणें, अन्न न मिळाल्यामुळे दुःस्वप्न होत असणें. [ सं. अन्न ]

**अन्नाशय**—पु. जठर. पोटा; उदर. कोठा; कोथळा. [ सं. अन्न+आशय ]

**अन्नास**—अन्नरस पहा.

**अन्नोदक**—न १ अन्न आणि पाणी. २ योगक्षेमशुद्धि; उपजीविकासाधन—व्यवस्था. [ सं. अन्न+उदक ] ० **अन्नानुबंध**—पु. १ अन्नोदक दिल्या घेतल्याने उत्पन्न होणारा संबन्ध. पूर्वजन्मी केलेल्या मुक्ताची, कृपाची किंवा उपकाराची या जन्मी फेड; प्रारब्धानें कारणीभूत झालेला संबन्ध. [ सं. अन्न+उदक+अन्न+अनुबंध ] २ अन्नोदक देण्यासारखा जडलेला संबन्ध, झालेला उपकार.

**अन्मार्ग**—पु. अन्नमार्ग, वाईट मार्ग; द्यूत. ' अशुद्ध अन्मार्गी चालती जन । ' —दावि ३. [ सं. अ+मार्ग किंवा अन्य+मार्ग ]

**अन्मीख**—वि. अनिमिष; पापण्या न हालवितां एकसारखा उघडा (डोळा). 'अन्मीख पाठो टेंडे। राधा मुरारि ते ॥'—दाव ७३. [ सं. अनिमिष अप ]

**अन्य**—वि. १ दुसरा; इतर. २ एकरूप नसेलया; परका; निराळा. भिन्न; वेगळा. ३ अधिक, शिवायचा. [ सं. ]

**अन्यकारणक**—वि. ज्याचे कारण वेगळे आहे असा. 'अन्यकारणकाचि तैशिया ।'—ज्ञा १८.२.७७. [ सं. अन्य+कारण+क ]

**अन्यच्च**—दुसरें; अधिक. —क्रि.वि. पुन्हां; आणखी. [ सं. अन्यत्+च ]

**अन्यजन्माजित**—वि. मागील जन्मांत केल्ले किंवा मिळविल्ले ( सुकृत, दृष्ट, पुण्य, पाप ) [ सं. अन्य+जन्म+अजित=संपादल्ले ]

**अन्यतः**—अ. दुसऱ्यामुळे, कडून, पासून, कडे. [ सं. ]

**अन्यतम**—वि. दुसरा; अनकांपकीं कोणताहि एक; कोणीहि एक; कोणीहि; कोणताहि. [ सं. ]

**अन्यतर**—वि. १ दोहोंपकीं कोणताहि एक. २ दुसरा; वेगळा निराळा; भिन्न. [ सं. ]

**अन्यांकंचित्**—न. १ दुसरें काहीं तरी; वेगळें; निराळें. २ सध्या न दिसणारें; ( वर्तमान सुखदुःखास कारणीभूत ) पूर्वजन्मांतील पापपुण्याचा शेष; पूर्वजन्माजित; संचित. म्ह० अन्यात्किंचित् भविष्यति (दुसरें काहीं थोडे होईल). [ सं. अन्यत्=दुसरा (जन्म)+किंचित् ]

**अन्यत्र**—क्रि.वि. १ दुसरीकडे; कोठेंहि दुसऱ्या ठिकाणीं; इतर स्थळीं. 'नाना एका टाळनि उठी। अन्यत्र नव्हे पैठी ।'—अमृ ७.१८८. २ खेरीज; शिवाय; वांचून [ सं. अन्यत्र ]. **ऽठायीं**—क्रि.वि. ( अगुद्ध प्रयोग ) दुसऱ्या ठिकाणीं; अन्यस्थळीं. 'त्या भूमिकेवांचूनि सांपडेना ॥ अन्यत्र ठायीं पररी पडेना ॥'

**अन्यथा**—क्रि.वि. १ नाहीतर; नाहीपक्षां; परवीं; अमें नमेळ तर. 'हें औपध ध्याल तरच गुण पडेळ अन्यथा पडणार नाहीं.' २ दुसऱ्या रीतीनें—प्रकारानें—पद्धतीनें; अन्य प्रकारें; वेगळ्या तऱ्हेनें. 'हें वांचूनि पाथी। राहाटें नये अन्यथा ।'—ज्ञा ३.१२६. ३ खोटें असत्य; मिथ्या; अयथार्थ; अमृत. 'मी खरें असेल तेंच सांगून अन्यथा बोलणार नाहीं.' ४ विपरीत; व्यर्थ. 'मी इतकी मेहनत केली अन्यथा गेली, काहीं उपयोग झाला नाही.' ५ चुकीनें; अयोग्य पणानें; गैर रीतीनें. [ सं. ] सामाशब्दः—अन्यथाकारी, अन्यथाचारी, अन्यथाभाषी, अन्यथाभोजी, अन्यथावर्ती. **ऽख्याति**—स्त्री. ( तत्त्व ) एक प्रकारचें विधान; चुकीचें विधान; 'ख्याति' पहा. 'आख्याति अन्यथाख्याती। शून्यख्याती सत्ख्याती। अनिर्वचनीय जे ख्याती। तो वाद् निश्चितीं मी उद्धवा ॥'—एमा १६.२०७. [ सं. ] **ऽत्व**—न. विपरीत प्रकार. 'जे नेणगे माझे प्रकाशुनि। अन्यथात्वे मातें दाजुनि।'—ज्ञा १८.१११४. [ सं. ] **ऽदृष्टि**—स्त्री. विपरीत ज्ञान. 'अवस्था-

त्रय तिन्ही लोक । प्रकाशुनि अशेख । अन्यथा दृष्टि पांथिक । चव-विले ।'—ज्ञा १८.१३००. [ सं. ] **ऽबोध**—पु. विपरीत ज्ञान, सम-जृत. 'पै अन्यथाबोयु आषवा । मावळोनि तया पांडवा ।'—ज्ञा १८.१६४. [ सं. ] **ऽभाव**—पु. पालट; बदल; अवस्थांतर ( विशेषतः वाईट ). अपकषे; न्हास; अयोगति. [ सं. ] **ऽमति**—स्त्री. विपरीत ज्ञान, बुद्धि. 'ते वेळीं विश्वस्वप्रासहितें। कोण अन्यथामति निद्रेतें। सांभाळी नुगेचि जेथें। मायाराती ॥'—ज्ञा १६.११. **ऽसिद्ध**—वि. १ इतर काहीं उपायांनीं—मार्गांनीं साधलेलें—स्थापन केलेलें. २ ( तर्क ) जो नसला तर गरज भागवितां येईल असा; ज्यावांचून अडणार नाही असा. अनवश्यक ( जमें मडक्याची माती आणावयास गाढवच पाहिजे अमें नाही दुसरा आणूं शकेल यावरून व्यापक ) कुच-कामाचा; व्यर्थ; फुकट, निरुपयोगी. [ सं. ]. ३ चुकीनें सिद्ध केलेला ( योग्य कारण न देतां ). **ऽसिद्धि**—स्त्री. १ काहींतरी, निराळ्या उपायांनीं सिद्ध करणें, साध्य करणें. २ त्याच पूर्वपक्षावरून वेगळा, भयता निर्णय प्रस्थापित करणें. उ० 'तूं लहान मूल आहेस सबब ही गोष्ट तुला सांगतां कामा नये; ह्याला उलट उत्तर असें देतां येईल कीं, मी लहान मूल आहे ना, मग ते मला सांगण्याला हरकत नाही.' ३ ( ल. ) चुकीचें अनुमान. **ऽज्ञान**—न. विपरीत ज्ञान. 'आतां अन्यथाज्ञानें । या दोनी अवस्था जया जनी ।'—ज्ञा १५.५२५. [ सं. ]

**अन्यदा**—क्रि.वि. ( ल. ) दुसऱ्यावेळीं; दुसऱ्यांदा; दुसऱ्या एकाद्या वेळीं; अन्यसमयीं [ सं. अन्यथा ]

**अन्यदीय**—वि. दुसऱ्यासंबंधी; दुसऱ्याचा; इतराचा; पर-दीय [ सं. ]

**अन्यपूर्व**—वि. पूर्वी दुसऱ्याचें असेल्लें; विवक्षित कालापूर्वी जीवर दुसऱ्याची मालकी होती अशी ( भूमि, वृत्ति. इ० ). [ सं. ]

**अन्यपूर्वा**—स्त्री. वि १ एकाशीं अगोदर वाडुनिश्चय झाला असून मग दुसऱ्याशीं जिंचे लग्न झाले आहे किंवा होणार आहे अशी मुळगी. २ पुनर्विवाहित. [ सं. ]

**अन्यबीज**—वि. दुसऱ्याच्या पोटाचा; जारज. 'कुलगुरु देव विद्या जो शिकवी । त्यासीं जो नाठवी अन्यबीज ॥'—व२५०. [ सं. ]

**अन्यमनस्क, अन्यमना, अन्यमानस**—वि. १ मन किंवा विचार इतरत्र संचारत अमणारा; अनवधानी; दुर्लक्ष असलेला; वेभान; भ्रमिप्र; विमनस्क. २ चंचल घृतीचा; अविश्वासी; एकनिष्ठ नसणारा. [ सं. अन्य+मनस् ]

**अन्यमूर्ति**—वि. दुसऱ्या आकाराचा; रूपांतरित; भिन्नरूपी; दुसरा देह धारण केलेला. [ सं. ]

**अन्यरेताचा**—वि. अन्यबीज; जारज. ( शिवी ) 'यः पुत्रो पितरोद्वेपी वचन । द्वेषी ब्रह्मविदो जनः दुर्जन । तो अन्यरेताचा



अनेक परे, वाक्य यांचा परस्पर अर्थांतुंगी संबंध (कर्तृकर्मक, क्रियाकारक, विगणपविगण्य, इ०). ३ काव्याची गद्यमय सरळ रचना; एकाद्या कर्तृमितील शब्दांची रचना वस्तुतः आपण नेहमी बोलतो त्याप्रमाणे करणे. ४ तर्कपद्धतीस अनुसरून रचना. ५ इंगितः कल; धोरण; मुद्दा; हेतु; उद्दिष्ट; सारांश. 'याचे बोलण्यातील अन्वय माझे ध्यानांत येत नाही.' ६ कुटुंब; जाति; परंपरा; वंश. 'विटविला अन्वय भूमजांचा।'—सारूह ३.२३. ७ (न्याय) विग मनाचा एक मार्ग. न्यायप. १५५. ८ ओष; अनुपधान. पुढे कथेचा अन्वय। सावध पैका ॥'—दा ५.१०.८ ९ व्याप्तिः अन्वयव्याप्ति पहा. १० (सामा.) कार्यकारणसंबंध [सं. अनु=मार्गे+इ=जागे]. ०लाचून बोलणे—१ दुसऱ्यास न दुखविता बोलणे; गोष्टीने बोलणे. २ (ल.) काम साधणे. ३ लावण लावणे ०मार्ग—नुता (घडेल्या गोष्टी)च्या दोन किंवा अधिक उदाहरणांमध्ये आणखी एक सर्वसाधारण कारण दाखविणारे वृत्त ते. —न्याय १३३.१५५. (इं. सेवड ऑफ अॅडिमेंट) ०मुखे—प्रत्यक्ष रीतीने. पदार्थ आहे अने कल्पून अथ समान करणाऱ्याचा एक प्रकार (व्यतिरेक मुखे याच्या विरुद्ध). 'जडपट व्यतिरेक मुखे हरि। तदपि अन्वय दावुनि दे हरि ॥' ०योोजना—स्त्री. काव्यातील शब्द सरळ गद्य वाक्यामध्ये बांधणे; अन्वय करणे. (सामा) वाक्यरचना. ०व्याप्ति—स्त्री. (तर्क.) भाषांचे साहचर्य; कार्यकारणसंबंध; अस्तित्वाची प्रमेयापासून अस्तित्वाची अनुमान. एकाच्या अस्तित्वावर दुसऱ्याचे अस्तित्त्व अवलंबून असणे. उदा. धूर असेल तेथे आग असता.

अवयवव्यतिरेक—पु. १ एकी व भेद, एकधर्मराची सांगड २ (तर्क.) अन्वय म्हणजे अमुक गोष्ट असतां अमुक गोष्ट घडणे आणि व्यतिरेक म्हणजे अमुक गोष्ट न घड्यीतर अमुक दोष उत्पन्न होईल अशा प्रकारचा साध्य व साधन यांच्यामधील परस्पर संबंध. भावाभावसंबंध. 'अन्वय आणि वीतिरेक। हा शब्दभेद कोणी येक। निशब्दाचा अंतरविवेक। शोधिला पाहिजे ॥'—दा १.२.२१ 'जे काय अन्वयव्यतिरेकाची सिद्ध त्यांत तू वस रे।'—मोमभा २.११६. [सं. अन्वय+व्यतिरेक] ०व्याप्ति—स्त्री. (तर्क.) अन्वय (अस्ति) व व्यतिरेक (नास्ति) उभयपक्षाची संबंध; दोन वस्तूंचा भाव व अभाव यांचे साहचर्य. उ० जेथे धूर असतां तेथे विस्तव असतो. ही अन्वयव्याप्ति आणि जेथे विस्तव असतां तेथे धूर नसतो ही व्यतिरेकव्याप्ति. तेव्हा विस्तव आणि धूर या जोडीसंबंधाने अन्वयव्याप्ति आणि व्यतिरेकव्याप्ति ही आहेत. [सं.]

अवयवव्यतिरेकी—वि. ज्या विधानाची सत्यता सरळ व उलट दोन्ही पक्षां पडते ते. जेथे अन्वय आणि व्यतिरेक या दोहोंचाहि उपयोग होतो ते. [सं.]

अन्वय—वि. १ संबन्धी. सामाशब्द—अन्वय—अपर—इतर—उत्तर उभय—एतद—तत्—दूर—पूर्व—अन्वयधी. २ दोन गोष्टींचे साहचर्य असणारा. —न्यायप. १७७. [सं.]

अन्वय—क—वि. १ यथार्थ वर्णनात्मक, गुणदर्शक; सार्थ; यथार्थ; यौगिक अर्थ न सोडतां अर्थाची अभिवधानता पावलेला (शब्द; नांव इ०). उ० भूपाल=राजा, जलधि=समुद्र; आतपत्र=छत्र; ज्ञानवल्ली=भाग; इ०. 'मनांभव ही मदनाची अन्वयक संज्ञा आहे.' [मं. अनु=प्रमाणे+अर्थ=शब्दार्थ] २ वास्तविक; सत्य; आभासात्मक नव्हे तो; खरा. [सं. अनु+अर्थ=सत्यता]. ३ नांवावरहुकूम; लायक; योग्य.

अन्वयएका—स्त्री. मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन यांची वय नवमी. —मनु ४.१५०. —व्य—न. त्या दिवशींचे श्राद्ध. [सं.]

अन्वधान—न. (याज्ञिक) १ अग्नीवर समिधा ठेवणे. २ ज्या देवतांना उद्देशून याग करावयाचा त्यांचा व त्यांच्यासाठी उपयोगांत आणावयाचे होमद्रव्य याचा वा आहुतीच्या संख्येचा उल्लेख करणे. [मं. अनु+आ+धान]

अन्वधेय—क—न. स्वीधन (विवाहानंतर वापाकडून किंवा सासरकडून मिळालेले) —मनु १.११५. [सं.]

अन्वारब्ध—वि. एकाच कर्माचे दोन अधिकारी असल्यास एकाचे प्रत्यक्ष कर्म करावे व दुसऱ्याने त्याच्या हातास आपला उजवा हात लावावा म्हणजे कर्माचे फल हात लावणारास मिळते. उ० धार्मिक कृत्यांत यजमानाच्या हातास हात लावणे. —संस्कार-कौस्तुभ. —वि.—संबंध, स्पर्श असलेले; अनुसरलेला. [सं. अनु+आरब्ध]

अन्वारंभ—अन्वारब्ध पहा. आचार्य, यजमान, इ० जो मुख्य कर्ता त्यास कर्मकाळी इतर ऋत्विज, पत्नी इ० माणसे जो हस्तस्पर्श करतात तो. [सं. अनु+आरंभ]

अन्वारोहण—न. सहगमन, सति जाणे; अनुगमन पहा. [सं. अनु+आरोहण]

अन्वाहार्यश्राद्ध—न. दर अमावास्येला करावयाचे पार्वण श्राद्ध. मासिक पितृश्राद्ध. [सं.]

अन्वाहित—वि. मालकाला देण्याकरितां एकाद्या इसमाजवळ टवलेली (एकाही वस्तु, टेव.) उपनिधीच्या पांच प्रकारांपैकी दुसरा प्रकार. [सं. अनु+आहित]

अन्वित—वि. १ संबद्ध; जोडलेला; युक्त. २ युक्त असलेला; आधीन; प्राप्तलेला. उदा. कामान्वित; अकर्मान्वित (दुष्ट कर्म करणारा). क्रोधान्वित, लोभान्वित, शर्करान्वित. ३ व्याकरणामध्ये किंवा वाक्यरचनेत संबद्धयुक्त; संबद्ध व अशाच पण अनेक व्यापक अर्थी अलंकारिक रीतींनी या शब्दाचा उपयोग करण्यांत येतो. उ० माया प्रीति; सुख-दुःख; धर्म-अधर्म; पाप-पुण्य; भार्या-पुत्र-मित्र; हर्ष-आनंद, शोक-संताप, वीर्य पुढे अन्वित लावितात. [सं. अनु+इ]

अन्वेषण—न. १ शोध; संशोधन; चौकशी; तपास. २ पाठलाग; मार्ग काढणे [सं. अनु+इष]

**अन्वेषणं**—सक्रि. तपास करणें; शोध करणें; माग काढणें; घुंढाळणें. [ सं. अनु+इष् ]

**अन्वेष्या—ष्टी**—पु. संशोधक; अन्वेषण करणारा. [ सं. ]

**अन्हव(वा)णी**—वि. अनवाणी पहा. 'पळतवि निघाला अन्हवणी पाई.'—दावि ३०८. 'पदि अन्हवाणी कुंजवनी मी आलें श्रीरंगा १'—देप ८०.२.

**अन्हाड—डी**—अनाड पहा.

**अन्हित**—अनहित पहा. 'हित अन्हित परीक्षिले । परीक्षा वंती १'—दा १२.७.२०. [ अनु+हित ]

**अप**—अ. एक उपपद किंवा शब्दयोगी अव्यय. याचे अर्थ—१ कमीपणा; हीनता. उ० अपशब्द, अपपाठ, अपकीर्ति २ अभाव. उ० अपयश, अपमान. ३ वियोग, उ० अपमय, अपकरण. ४ विरोध. उ० अपसव्य. [ सं. ]

**अप**—न. पाणी. [ सं. अप् ]

**अपक(ख)रा**—पु. १ करवलीच्या हातांत असलेले (मडकें) भांडें त्यास करा म्हणतात; त्यांत पाणी असतें म्हणून अपकरा. [ सं. अप्+करा; आपस्कर ८ ] २ अपकारा; पाण्याची झारी. 'जिल्हद्वारा अपकर वाटनें आज चरकी धरिले । विव दिसे कलशांत शुद्ध अवयव शरिरावरले ।'—प्रला ११९. ३ पूजला पाणी घेण्याचें लहान भांडें. [ फा. अबखुरा; तुल० सं. अप+करक=करा, भांडें किंवा अपस्कर=गाडीची साठी बैठक. सं. आपस्कार=अग्र, मूल, बैठक ]

**अपकर्षण**—पुन. १ खाली ओढणें; मागे ओढणें. २ कमीपणा घेणें; हीनपणा घेणें; अपमान—अप्रतिष्ठा होणें; हीनस्थितीस पोचणें; न्यूनता; न्हास; अवनति. ३ वेळेपूर्वीच, अगोदर करणें (धर्मकृत्य). ४ (काव्य) पुढें येणाऱ्या एकाद्या शब्दाचा अगोदरच अध्याहार करून एकाद्या ओळीचा किंवा श्लोकाचा अर्थ पूर्ण करणें. ५ (संगीत) विकर्षण पहा. [ सं. अप+कर्ष ]

**अपकर्षक**—वि. हीनता आणणारा; अपकर्ष करणारा. [ सं. ]

**अपकर्षणं**—उक्रि. १ हीनता आणणें. २ मागे घेणें, ओढणें. ३ अर्थ लावण्याकरितां पुढील शब्द मागे घेणें. अपकर्षे पहा.

**अपका**—पु. हपका; हातानें केलेला पाण्याचा जोरांने मारा; छिडकाव; (पाणी दूध, शिंपडणें, इ.) जोरांने मारणें. (किं० टाकणें, देणें, मारणें). [ ध्व. किंवा सं. अप् ]

**अपकार**—पु. १ इजा; नुकसान; दुःख; उद्वेग; रोग. 'उपकाराची फेड अपकारानें करूं नये.' २ नुकसान, दुखापत वगैरे करण्याची क्रिया. ३ गुन्हा; अन्याय; दोष. 'जी अमुचा कैमा अपकार ।'—ज्ञा १६.२६. [ सं. अप+कर ]

**अपकारक—कारी—कारीक**—वि. अपकार करणारा; इजा, नुकसान करणारा—दंगारा; त्रासदायक; उपद्रवी. 'पर्यं तेथींची नवलपरी । अपकान्या होय उपकारी ।'—एसा १७.१०८.

घको. १. १२

**अपकीर्ति**—स्त्री. (विप्र. अपकीर्त) १ निंदा; अपमान; मान-हानि. २ दुष्कीर्ति; दुर्लौकिक; बदनामी; बदलौकिक. [ सं. अप+कीर्ति ]

**अपकृति**—अपकार पहा.

**अपकृत्य**—पु. १ (कायदा) कायद्याने घालून दिलेला नियम मोडला म्हणून नुकसान भरपाईदाखल कोणातरी व्यक्तीला त्याकरितां कोर्टांत फिर्याद आणतां येते असा विशिष्ट गुन्हा; इ. टॉट. १ दुष्कृत्य; विघातक कृत्य. 'किचनेर यांनीं लष्करी खर्च वाढविला काय आणि कर्जन साहेबांनीं तिबेट मिशनमध्ये पैसे ओतले काय, हिंदुस्थानांतील लोकांच्या दृष्टीनें दोन्हीहि एकसारखींच अपकृत्ये आहेत.'—टि २.५९७. [ सं. अप+कृ ]

**अपकृष्ट**—वि. १ खाली ओढलेला; अवनत; अपकर्ष पहा. २ नियमित; ट्राविक काळापूर्वी केलेले. ३ मंत्रसाहाय्याने खेंचून आणलेला. ४ नीच; हलका; दुष्ट; अधम. [ सं. अप+कृष् ]

**अपंक**—वि. (प्र. अपांक) पंक्तीतून—जातीतून बाहेर टाकलेला; बाळीत टाकलेला; जातिबाह्य; बहिष्कृत. [ सं. अ+पंकित ]

**अपक्रम**—पु. १ उलटा क्रम; व्युत्क्रम; (ल.) उलथापालथ; अव्यवस्था. २ अतिक्रम; टडून जाणें; निघून जाणें. ३ (ज्यो.) क्रांति; अपम (तारं, नक्षत्र इ० चा). [ सं. अप+क्रम=पलीकडे जाणें ]

**अपक्रमण**—अपक्रम पहा.

**अपक्रांत**—वि. निघून गेलेला; टळलेला; उलटून गेलेला. [ सं. ]  
• **आकाशचारी**—(नृत्य) कुंचित पाय करून गुडघा वक्षस्थळा-इतका वर नेंगे व दुसरा पाय उद्विष्ट करणें. • **करण**—(नृत्य) पाय मांडीकडे वळवून वक्षस्थळाइतका उंच करणें, दुसरा पाय उद्विष्ट करणें.

**अपक्रिया**—स्त्री. १ दुष्कृत्य; वाईट काम. २ (कायदा) मालकाचें नुकसान व्हांवें या इराद्याने त्याच्या माल्याची नुकसानी-खराबी करणें. इ. भिषिक. [ सं. अप+कृ ]

**अपक्व**—वि. १ कच्चा; हिरवा; न पिकलेला (फळ). २ न शिजलेला; अशिजा; कच्चा; अर्धवट (भात, स्वयंपाक वगैरे). ३ अनपुंसविक; कच्चा; अडागी; कोरा. [ सं. अप+क्व=शिजणें; पिकणें ]

**अपखडी**—स्त्री. निंदा. [ सं. अप+अक्षर ? ]

**अपख्यात—ती**—स्त्री. अपकीर्ति. 'दयाधर्म सत्कीर्ति लोद्वनि पाथे । सखी जोडली म्यां अपख्यात माथे ।'—सुरामा २.८७. [ सं. अप+ख्या ]

**अपंग**—वि. स्वतःचीं कामें स्वतः करावयाला असमर्थ; विकल; लांग; व्यंग असलेला; लुडा, अंधळा, पांगळा इ०. 'मी तो अपंग अनाथ । तूं तो अनाथाचा नाथ ।' [ सं. अप+अंग ]

**अपंगणे**—उक्ति. (प्र. आपंगणे) १ संभालणे; वाढविणे; पालन पोषण करणे; आश्रय देणे; जवळ करणे. 'वेभवहीन जाल्यां अपंगी कोण ।'—दावि ७८. 'दिनबंधु दिननाथा । पाहिजे अपंगीले ।'—देष ५. २ स्त्रीकारणे. 'गति गीति क्रीमी अपंगिती । सज्जनाची स्थिति न कळे हो कवणामी ।'—दावि २३०. आपंगणे पहा.

**अपगत**—वि. १ दूर केलेला. गेलला. २ विद्युक्तः विभक्त. [ सं. अप+गत ]

**अपंगिता**—वि. आश्रयदाताः संभालणाराः पोषणाराः पोषिदाः आपंगिता पहा.

**अपंगिस्त**—वि. परावलेवी नाही असा; स्वतंत्र. 'जे जे विषयांचे मुख । ते ते इंद्रियपंगिस्त देख । अपंगिस्त भक्तिसुख । सभाग्य लोक पावती ॥'—एसा १४ २१७. [ सं. आत्म-आप+अंग किंवा अ+पंगु ]

**अपघात**—पु. १ मरणाम कारण होणारी आकस्मिक गोष्ट. (सपेक्षा, पाण्यांत बुडणे. इ०). २ आकस्मिक मरण (वर्गील गीतीने आलेले); अकारणी मरण. 'मग प्रसन्न होऊनि रविमणीकांत । चुकविला काळाचा अं० ॥' ३ अपघाताची प्राणा. 'त्या कुशाचा करी निःपात । तर्फी ब्राह्मणाचा होमी भक्त । नातरी करी अपघात । तुजवरी देवा ।'—कथा २. ३. ४१. [ सं. अप+हन ]

**अपघाती**—वि. हठी; अडडांड; धाडसी; साहसी. [ सं. ]

**अपघाती**—किवि. आकस्मिक; अकस्मातः एकाएकी.

**अपचय**—पु. न्हास; तोटा; अवनति; क्षय; नाश. [ सं. अप+ची=गोळा करणे ]

**अपचार**—पु. १ अपथ्य आहार; कुपथ्य. २ वांकडा मार्ग; दुर्बतेन; कुसार्ग. ३ उपद्रव; पीडा. [ सं. अप+चर् ]

**अपची**—स्त्री. गंडमाळा रोग. [ सं. ]

**अपंचीकृत**—वि. (पंचमहाभूतांपैकी प्रत्येक सूक्ष्मभूत) वेग वेगळी; अमिश्रित. 'विषय तंचि महाभूते । तामस प्रसवला अपंचीकृते ।'—एसा २४. १२३. [ सं. अ+पंच+कृ ]

**अपच्छाया**—स्त्री. १ अशुभ छाया. २ पिशाच; भूत. [ सं. ]

**अपजय**—पु. पराजय; पराभव. [ सं. ]

**अपजणे**—अक्ति. उपजणे. उत्पन्न होणे. 'कांळेचे पांधुरण । रत्ना उ(अ)पजवी कोण ।'—अमृ ७. १६६. [ उपजणे अप. ]

**अपजा(ल)ळ**—न. आळ; खोटा आरोप. (कि० घालणे, घेणे, टाकणे). 'जो तुझे करील मुखावलोकन । त्यावरी येती अपजाळ ।'—ह २५. १४३. [ सं. अप+जाल ]

**अपट**—पु. पडदा; आडोसा; अडभित. 'ते रोख गा तंव बेरि । आश्किजति गा अपटांतरी ।'—राज्ञा १६. ४२७. [ सं. अपटी=पडदा, कनात. ]

**अपटचापट**—स्त्री. (पर्यायांच्या खळांत) पने पिसणे. [ अपटणे+चापटणे ]

**अपटणे**—उक्ति. १ आढळणे; पाडणे; जोरांने टाकणे, पडणे; फोडणे; एकदम पुकळ वस्तु जोरांने खाली पडणे. 'धाडधाड माणसें अपटतात.' २ मारणे; हाणणे; हाणमार करणे. ३ (ल.) वादांत पराजय करणे; हरविणे ४ खाली येणे; आपला हट सोडणे; दुसऱ्याचे म्हणणे (अटी) कबूल करणे; वादांत हरणे. ५ (वे.) खेडणे; शिविंग; स्पर्ध करणे. [ सं. आपतन; प्रा. आपड ]. **आपटोच अपटणे**—(ल.) एकादी गोष्ट दुसऱ्याने विनविले असतांहि न करणे पण ती मग स्वतः होऊन करणे. म्ह० कोण्ही अपटला पोर कोण्ही अपटला भोपळा=एकांने एक मूखेपणाची गोष्ट केली म्हणून दुसऱ्यानेहि दुसरी बरचड मूखेपणाची गोष्ट करणे **लट अपटणे**—(आपल्या शत्रुवर सूड उगाविण्याच्या दृष्टीने) हातांनील काटी, सोडा वगैरे अपटणे.

**अपटणे धांपटणे**—उक्ति. जोरांने टाकणे; आढळआपट करणे; निपटुरपंग मारणे. [ अपटणे ]

**अपटधांपट, अपटाआपट—टी, अपटा धांपट—टी**—स्त्री. जोरांने. आवेशाने मारणे; आढळआपट; हाणमार. [ अपटणे ]

**अपटधांपट, अपटनधांपटन**—किवि. जोरांने मारून टाकून; बळजबर्गाने. [ अपटणे ]

**अपटकुटी**—स्त्री. एक झुडप; झाडू.

**अपटवार**—पु. अपटून आवाज काढण्याचा एक फटाका. [ अपटणे ]

**अपटा**—पु. एक झाड. दसऱ्याच्या दिवशी शमी नसल्यास याची पूजा करून पाने सोने म्हणून इष्ट मित्रांस देतात. पाने कांचनाच्यापेक्षा जाड व मोठी. पानांच्या विडधा करतात यास लांब शेगा येतातः अंतरमालीचे बंदुकीचे तोंड करतात व दोर करतात. —वगु १. ४१. ( सं. नांव अशमंतक )

**अपटांतर**—वि. १ मध्ये पडदा नमलेला; आडनसलेला. (ल.) प्रत्यक्ष; जवळचा. २ पडद्यामार्गे; आड. अपट पहा. [ सं. अ+पट+अंतरः अपटी+अंतर ]

**अपटी**—स्त्री. १ धका; संकट; दुर्दशा; (व्यापारांत) नुकसानः ताटा; वूड. २ (व.) रस्त्यांनील चाकोरीवर पावसाळ्यांत पडलेल्या खड्यावरून जातांना गाडीचे आपटणे. (सामा.) पडणे; टेंचकाळणे. (कि० खाणे). [ अपटणे. सं. आपट; प्रा. आपड ] **दोणे**—गोत्यांत आणणे; खोडी काढणे. 'कठिण काळ मज प्राप्त जाहला. कपटी हरिने अपटी दिधली ।'—अमृत ३८.

**अपटुडेट**—वि. १ आजतागायत २ (ल.) पूर्ण सुधारलेला; अगदी फसानेबल. 'त्याची राहणी अ० आहं. ३ चोख; अगदी व्यवस्थेशीरः टापरिटीचा. [ इ. अप=पर्यत + टुडेट=आजदिवस ],

**अपड**—स्त्री. हसणे; पड न घेणे; ओढून धरणे. 'तव बोलिले दैत्यविभाडे । आतां उसीसे होइलु अपडे ॥'—शिष्ट १८५. [ अ+पड ]

**अपंडित**—पु. अविद्वानः न शिकलेला. [ सं. ]

**अपढंगीपणा**—पु. वाईट वर्तणूक, चाल. [ अप+ढंग ]

**अपण**—आपण पहा.

**अपतर**—वि. ( व. ) खोडकर; अचपळ. ' मुल्या मोठा अपतर आहे. ' अतर पहा. [ अर. अब्तर=विषाड ]

**अपतिव्रता**—स्त्री. पतिव्रता नव्हे अशी; व्यभिचारी स्त्री. पतीशी बेइमान, बेसुवतखोर स्त्री; पतीची आज्ञा न पाळणारी स्त्री. ' अपतिव्रता सुसळदेवता ! ' [ सं. ]

**अपत्नीक**—वि. पत्नीविरहित ( पुत्र्य ) : विधुर; कुमार. ( ल. ) एकटा. [ सं. ]

**अपत्य**—न. १ मूल; संतान ( पुत्र किंवा कन्या ); संतति. ' जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोवडी वाचा । तरी अधि कचि तयाचा । संतोष आर्थी ॥ '—ज्ञा १.६४. २ वडील माणसास ( विशेषतः मातापितरांस ) लिहितांना स्वतः स वापरवाय्याचा शब्द. ' अपत्ये ( बालके ) वामनाचा शिरसाशंग नमस्कार. ' **वाचक**—वि ( व्या. ) मातापित्याच्या किंवा एकाद्या पूर्वजाच्या नांवारून पडलेले; वांशिक (वंश) नाम. उ० कौशिक. भागीव. कौंतेय. पार्थ. राघव. इ०. **चक्रय**—पु. मुलाची विक्री ( एक महापातक ) [ सं. अ+पत् ]

**अपत्रपा**—स्त्री. १ लाज; भीड, मर्यादा; मंकोच. २ गोंधळ; लाज; शरम. ( अपराध उघडकीस आल्यामुळे वाटणारी ). ' हे कटक सोड तिकडे चाल तुम्हा हर्षनि गोधना खळ तो । प्राणत्राणपरायण जिकडे निरपत्रपाप्रणी पळतो । '—मोविराट ४.८० ( कि० पावणे येणे ). [ सं. अप+त्रप=लाजणे ]

**अपथ**—पु. १ पाखंड; कुमार्ग. २ अनियमितपणा; रूढमार्गा विरुद्ध आचरण; रीतीविणळे-बाहिरचे वर्तन. [ सं. अ+पथ ]. **गमन-वर्तन-संचार**—पु. १ पाखंडमार्ग. २ नियमाविरुद्ध, अशिष्ट वर्तन; दुराचरण; वाईट वर्तन. **गामी-चारी-वर्ती**—वि. १ पाखंडी; धर्मेबाह्य आचरणाचा. २ नियम, रूढी न मानणारा; दुराचारी; कुमार्गी.

**अपथ्य**—न. १ अयोग्य, अपायकारक, रोगयाला वज्य ( तेल कट, तिखट असे ) अन्न-पदार्थ. कुपथ्य. ' अपथ्यरुचिरूपण तो कटक ओखेंदें कोण पी । '—केका ८९. २ पथ्याला, नियमांना सोडून वागणूक; नियमच्युति. ३ ( ल. ) अहित; अकल्याण; अमंगल.—वि. अहितकारक; अशुभ; इजा करणारे; न योग्यपणे, वज्य ( अन्न किंवा वागणूक ). [ सं. ] **शशील**—वि. पथ्य न करणारा. ' जरी अपथ्य-शीळा व्याधी । कळे साधुसी दुजेनाची बुद्धि । '—ज्ञा ७.९३.

**अपदागिरी-गीर**—अवदागिरी पहा.

**अपदार्थ**—पु. ( तर्क. ) नास्तित्व; अभाव, अविद्यमानता. [ सं. ]

**अपदेवता**—स्त्री. दुष्ट देवता; राक्षस, पिशाच, इ०. [ सं. ]

**अपदेश**—पु. १ सबब; मिथः सोंग. २ तोड; युक्ति; वेत. ३ गुप्त वेश, छद्मवेश, कपटरूप. [ सं. ]

**अपधाक**—पु. १ आकस्मिक भीति; एकाएकी मनावर होणारा भीतीचा परिणाम; धडकी; धसका. ' अपधाकसि ताडिले । लिग-देहामि विभांडिले । '—दा ५.९.४३. २ आपलीच आपल्याला वाटणारी भीति. ' तीं अपधाकर्णीं अधेमेळीं झालीं. '—बाळमित्र १.१. ७०.८०. [ आप=आपल्या किंवा अप=अकस्मात् वाटणारा, अंकायी+धाक=भीति ]

**अपधाकर्णे**—अकि. भीति वाटणे; मिणे; घाबरणे; हाय घणे धसका बसणे. [ अपधाक ]

**अपनयन**—न. डोळे पुसणे; मसाधान करणे; सत्त्वन करणे. [ सं. अप+नयन ]

**अपनयन**—न. अपहार; अन्याय. [ सं. अप+नी ]

**अपन्यास**—पु. ( मंगीत ) रागालापंत ज्या स्वरार मध्यं-तरीं विध्रांति घेतात तो स्वर [ सं. ]

**अपन्हव**—पु. ( प्र. ) अपहव पहा.

**अपन्हुति**—स्त्री ( प्र. ) अपहनुति पहा.

**अपपर**—आपपर पहा.

**अपपाठ**—पु. लुकीचा पाठ; अशुद्ध पाठ ( मंथादिकांतील ); लुकीचा शब्द, तन्हा, सरणी. [ सं. ]

**अपप्रयोग**—पु. शब्दाचा अशुद्ध प्रयोग, दुरुपयोग; ( एक भाषा-दोष ). [ सं. ]

**अपबळ**—अ. आपण होऊन; स्वतः होऊन. ' छपन देशिचे गुणीजन येती या जागीं अपबळ । '—होला १८४. [ सं. आत्मान-आप+बळ ]

**अपभवन**—न. ( शाप. ) प्रकाशकिरण वर्ग सरळ रेषेपासून च्युत होणे. इ. डिफ्रॅक्शन. [ सं. ]

**अपभाषण**—न. वाईट भाषण; शिवीगाळ; निंदा; दुर्भाषण; दुर्मुक्ति; अपशब्द. [ सं. ]

**अपभाषा**—स्त्री. मूल भाषेची अपभ्रष्ट झालेली भाषा; अशुद्ध, गांढळ भाषा. अपभ्रंश पहा [ सं. ]

**अपभ्रंश**—पु. १ मूल भाषेतील शब्द इतर भाषेत आल्यामुळे झालेली विकृति किंवा रूपांतर. उ० मं गृह-म. घर; सं. अध्वयतृतीया म. अश्वेती इ०. २ दूषित होणे; अशुद्ध स्वरूप प्राप्त होणे; भ्रष्ट होणे. ( ल. ) विकार; नाश; हानि.—स्त्री.—एक प्राकृत भाषा. ( ही मूळ संस्कृत भाषेपासून अपभ्रष्ट झाली म्हणून हे नांव ).—वि. भ्रष्ट करणारा; अधोगतीला नेणारा; सुकविणारा; विप्रकारी. ' हे असतिये कीर्तीमी नाश । आणि पारत्रिकासि अपभ्रंश । '—ज्ञा २.२०. ' म्हणुनि हा अपभ्रंश । विषयसंगु ॥ '—ज्ञा २.११८. [ सं. ]

**अपभ्रष्ट**—वि. १ अपभ्रंश-अशुद्ध रूप पावलेला. २ नष्ट; अधो-गतीस पोचलेला; दुर्गाचारी; हीन. [ सं. ]

**अपम**—पु. ( ज्यो. ) कान्ति; अपक्रम पहा.



**अपमान**—पु. अनादर; मानभंग; मानखंडणा; अप्रतिष्ठा; तेजो-भंग; पाणउतारा; बेअन्न. [ सं. ] ० ग्लिष्णं—पाणउतारा, अपमान सहन करणें. 'सायमनससकापुडें व त्याच्या अपमानगिळू सहकाऱ्यां-पुडें कोणीहि स्वाभिमानाची मनुष्य पुरावा देणारा नाही.'—अभ्युदय पत्र ३१-१०-१९२८. [ सं. ]

**अपमानणें**—अक्रि. अपमान- मानखंडणा, अनादर करणें; धिक्कारणें. 'तुजें महिमानु कवण जाणें ॥ जेणें एके शक्तीचेनि गुणें ॥ ब्रह्मा अपमानिला ॥'—दावि ३११. [ अपमान ]

**अपमानित**—वि. अपमान केलेला; धिक्कारलेला. [ अपमान ]

**अपमृत्यु**—पु. १ जिवावरचें दुखणें; ( संप्रदेश वगैरे ) गंडांतर; फार मोठे संकट. 'हा पोर विहीरित पडला, आर्गांत पडून भाजला परंतु याचे दोन्ही अपमृत्यु टळले.' म्ह० अपमृत्यूचा एखाद वेळ महामृत्यु होतो. २ आकस्मिक मृत्यु; अपघात; अकार्यी मृत्यु ( कि० चुकणें-निवारणें. टळणें-येणें ). [ सं. ]

**अपयश**—न. ( विप्र. अपेश ). पराजय; कार्यनाश; अपकीर्ति. ० स्फुर—वि. अपमानकारक; लाजिरवाणा; इज्जतखाऊ.—**चा धनी**—पु.—चें खापर फुटणें—दुसऱ्याच्या चुकीकरितां स्वतःवर दोषारोप येणें; दुसऱ्याच्या चुकीकरितां प्रायश्चित्त भोगणें. [ सं. अप+यशस् ]

**अपयशी**—वि. दुर्दैवी; अयशस्वी; मंदभाग्य; कपाळकरंटा. 'तो जन्मोजन्मीं अपयशी । यश कधीं न ये त्याशी ॥'

**अपर**—वि. १ दुसरा; द्वितीय; अन्य. 'मुंदर तरी अपर मदन । क्रोधी तरी यमासमान ।'—ज २३.४. २ ( ल. ) अनुल. ३ ( समासांत ) दूरचा; पुढील; मागचा; पलीकडचा; उ० अपरार्थ ( दुसरा, पुढला अर्थ ), अपरात्र ( उत्तरात्र ), अपराण्ह—दिग्दसाचा उत्तरार्थ, दोनप्रहरानंतरचा, पूर्वापर ( पहिला व दुसरा ) इ०. ४ पश्चिमेचा. 'कां पूर्वापर सरिता । भिन्न दिसली पाहतां ।'—ज्ञा ३.३९. [ सं. ]

**अपरद्व**—क्रि.वि. दुसरीकडे. 'एकत्र केशव वसे अपरद्व वैरी ।'—नीतिश्लोक १८. [ सं. अपर+त्र ]

**अपरपयांय**—पु. प्रतिशब्द; तद्भावक दुसरा शब्द. उ० उदक-याचा अ० जल. [ सं. ]

**अपरपक्ष**—पु. १ दुसरा पंधरवडा; वद्यपक्ष. २ खटल्यांतील दुसरी बाजू; प्रतिवादी; सामनेवाला. ३ पितृपक्ष. भाद्रपद वद्य पक्ष; पितृपंधरवडा. 'आला विप्र महाधनी । अपरपक्ष करणें मनीं ।'—गुच ३६ २२. [ सं. ]

**अपरपाठ**—पु. दुसरा पाठ; इतर पाठ. [ सं. ]

**अपरपार**—वि. अनंत; अमर्याद; असंख्य; अफाट; अगणित ( शक्ति, गुण, बुद्धि, पराक्रम, महत्त्व वगैरे ). [ सं. अ+पर+पार ]

**अपरमात-वाद**—पु. टपका; बोल; आरोप; मिथ्यादोष; अन्याया गोष्ट; आळ. 'धुंडी०—हा माझ्यावर निव्वळ अपरमात आहे.'—भा ७५. [ सं. अपर+मात-वाद ]

**अपरमाय**—स्त्री. दुसरी आई; श्रेष्ठ माता. 'जय जय देवी सर्वंग । रत्नश्रिवा श्रीरंग । सर्वातीत निसंगसंगें । अपरमाय तूं ।'—स्वादि १४.५. [ सं. अपर=अन्य, सर्वश्रेष्ठ+म. माय=माता ]

**अपरव**—पु. १ मालमनेपबंधी भांडण. २ ( सामा. ) भांडण; कज्जा; तंटा; बगवेडा. [ सं. अप+रव ].—वि. निर्विवाद; हकशाबीत ( मालमत्ता, वारसा )—मोको. [ सं. अपगत+रव ]

**अपरवड**—स्त्री. १ कम सोडणें, विगार रीत; पद्दत नसणें, सोडणें, विरूढि. २ ( काव्य ) विव्छापपणा, तन्हेवाईकपणा; वैचित्र्य; असामान्यपणा, नवलाई. ( कि० वाटणें, होणें ). ३ अन्याय; गैररीत. 'परी धर्मपत्नी धांगडी । पोरितां जरी एकी बोडी । तरी कां अपरवडी । आणावी आंगा ॥'—ज्ञा १८.९.४२. ४ अपकीर्ति; गैर चाल; गैरवर्तणूक; आगळीक. 'गुधीं खांडमिशा बोडी । हे अपरवडी तुवां केडी ।'—एरुव १३.११. ५ अटकणें; मार्ग सोडून जाणें 'वेषधारी गृथा मुडी । त्यांचे संगतीची अति गोडी । जेथ अपरवडी विधि-वेदां ॥'—एमा १३.१२१. [ सं. अ+परिपाठ-टि; प्रा. अ+परिवाडि ]

**अपरवय**—न. श्रुंदापकाळ. 'अपरवय होतां काळें । पति तुझा यती होईल ॥'—गुच १३.५४. [ सं. अपर+वयस् ]

**अपरवाद**—पु. टपका. अपरमात पहा.

**अपरवासी**—वि. ( व. ) विटाळशी, रजस्वला; अस्पृश. 'आई अपरवासी असल्यासुळें स्वयंपाक करावा लागला. ' [ अपर+वासी ? ]

**अपरसूर्य**—पु. सूर्यासारखा; दुसरा सूर्यच. ( ल. ) अत्यंत विद्वान, तेजस्वी ब्राह्मण; दैदीप्यमान तारा इ० [ सं. अपर+सूर्य ]

**अपरस्वस्तिक**—न. ( ज्यो. ) क्षितिजावरील पश्चिम दिग्बिंदु. [ सं. ]

**अपरा**—वि. कनिष्ठ प्रतीची. 'ही अपरा म्हणजे खालच्या प्रतीची ( प्रकृति ) झाली. '—गीर ७१५. अपर पहा. [ सं. अपरा ]

**अपरा**—वि. अपुरा; असूड. उ० अपरें नाक, अपरा अंगरखा. [ सं. अ+पर; प्रा. अ+पर; म. अपुरा ]

**अपराजित**—वि. अजिंक्य. 'सात्यकि अपराजितु'—ज्ञा १.१५२. ० अंगहार—पु ( गृह्य ) दंडपाद करून उजवा हात इकडे तिकडे फेंकणें, नंतर व्यसितकरण करून त्यांतील डावा हात व डावा पाय पुडें पसरणें; मग दोन वेळ निकुंठित करून आक्षिप्त उगोमंडल, करिहस्त व कटिच्छलन हीं क्रमांन करणें. [ सं. ]

**अपराजिता**—स्त्री १ ( विजयादशमीस जिची पूजा करतात ती ) दुर्गा देवी. २ जमीनीवर पसरणारी एक वेदी; दुर्वा; शेफालिका, जयंती, विष्णुकांता, शमी वगैरे वनस्पति. ३ ईशान्य दिशा. ४ एक अक्षरगण, समवृत्त. यांत प्रत्येक पादांत १४ अक्षरें असतात. उ० 'धन-यश मिळण्या त्याजून निज तत्त्व मी ! । स्वहृदयमणि तो न कांहीं मला कमी ॥'—छंर ३३. [ सं. ]

**अपराण्ह**—पु. १ दिवसाच्या १९-२४ किंवा २१-२५ या घटका; दिवसाच्या पांच भागांपैकी चौथा भाग; किंवा दिवसाचे दोन भाग केले असता दुसरा, तीन भाग केले असता तिसरा भाग. २ तिसरा प्रहर. [ सं. अपर+अह्न ]

**अपरात-ञ**—स्त्री. अपररात्र; उत्तररात्र; मध्यरात्रीनंतरचा काल; रात्रीचा शेवट. [ सं. अपर+रात्रि ]

**अपरांत**—पु. कोंकण देश. [ सं. ]

**अपराद**—पु. ( गो. ) अपराध ( अप. )

**अपराध**—पु. १ दोष; चुकी; अन्याय; अतिक्रमण. गुन्हा; अधर्माचरण; दुर्वर्तन. २ ( कायदा ) कायद्याने शिक्षा सांगितलेले एकादे कृत्य, किंवा अकृत्य ( कर्तव्याकरण, हयगय ). ( क्रि० करणे ).  
०पोटांत घालणे—अपराधावद्दक्षमा करणे. ' अपराध सर्वे माझे घाली पोटांत जोड मज दे ही । पावे सर्गी सुगर्षी, मर्त्येहि दावुनि दया समज देही ॥ ' ' मागां अपराधा केले क्षमा '—मुसभा ५.२. [ सं. ]

**अपराधी**—वि. दोषी; गुन्हेंगार. [ सं. ]

**अपरापरी**—स्त्री. १ दुर्देशा; नाताहत. ' एके घर्षी कोणी कोणासी न धरी । ऐसी अपरापरी केली आम्हां । '—तुगा १०७८. [ सं. अपरापरण=निःसंतान ] २ परकेपणा. [ अपर द्वि. ]

**अपरिग्रह**—पु. १ परिवारशून्यत्व. २ उपाधिराहित्य. उपाधि जवळ न बाळगणे; कोणत्याहि वस्तूचा स्वीकार न करणे. ' साधूची अपरिग्रहता । परिग्रहो नातळे चित्ता । '—एभा ११.९.०१. ३ असेच्य; दारिद्र्य; निधेनता; अकिंचनत्व. [ सं. ]

**अपरिग्रही**—वि. संपरहित; परिवार नसलेला. ' सहजे अपरिग्रही जे तिहीं लोकीं । तोचि म्हणऊनि ॥ '—ज्ञा ६.१.०६. [ सं. ]

**अपरिचित**—वि. ओळख नसलेला; अनोळखी. [ सं. ]

**अपरिच्छिन्न**—वि. किंचि. अखंड; सतत; एकसारखा. [ सं. ]

**अपरिणीत**—वि. ( अप. रूपे—अपरणीत—णित ). अविवाहित; लग्न न झालेला. [ सं. ]

**अपरितुष्ट**—वि. असंतुष्ट; असमाधानी; अतृप्त. [ सं. अ+परि+तुष्ट ]

**अपरितोख**—पु. असंतोष. ' तरी तंत्रिंचनि अपरितोखें । क्षोभावें ना । '—ज्ञा २.२६९. [ सं. अपरितोष ]

**अपरिमित**—वि. १ अतिशय; अगणित; असंख्य. २ अनि यमित; अमर्यादित; अचाट; अवाढ्य. ' हा किळा अपरिमित मोठा आहे. ' ३ वाजवीपेक्षा अधिक; फाजील. ' जितक्याम तितकें बोलावें, उगीच अपरिमित बोलं नये. ' [ सं. ]

**अपरिहर**—वि. टाळण्यास अशक्य; अपरिहाय. ' जे जन्म मृत्यु हे पाहीं । अपरिहर । '—ज्ञा २.१५८. [ अ+परिहाय ]

**अपरिहार्य**—वि. अनिवार्य; न टाळतां येणारें; परिहार करण्यास अशक्य; अपरिहर; ( ल. ) असाध्य; अलंघ्य. [ सं. ]

**अपरीति**—स्त्री. गैरशिस्त वर्तन; बांकडा मार्ग—गीत—चाल. [ सं. अप+रीति ]

**अपरीक्षित**—वि. न तपासलेले; न सिद्ध केलेले. परीक्षा न केलेले. [ सं. ]

**अपरुख**—क्रि.वि. ( गो. ) अपरोक्ष; अभावीं. [ सं. अ+पर+अक्षि—अपरोक्ष ]

**अपरूप-व-भ**—वि. विचित्र, चमत्कारिक, विलक्षण; अद्भुत. ' अपरूप होये त्रयादिका । '—दावि ८७. [ वैदिक सं. अप+रूप=कौतुक, आश्चर्य, आनंद; किंवा सं अपूर्व ]. २ दुर्मिळतेमुळे महत्त्व आलेले; मौल्यवान; दुसऱ्या ऋतूत उत्पन्न होणारें पण सांप्रत मिळालेले. ' हें फळ या दिवसांत अपरूप आहे. ' [ सं. अप+ऋतू-अपत्ते—अपरुह—अपरूप ]. ३ ( ल. ) ( कर्ना. ) दुर्लभ; दुष्टाध्य ' देशावर फणमपोळी हा जिनस फारच अपरूप आहे. ' ( ल ) मुष्कील; मोताद; पारखा. ' अन्नाला अपरूप झाला. ' ४ ( ल. ) ( व. ) प्रिय; आवडतें. ' त्याला कळ मोठें अपरूप आहे. ' ५ अपूर्व. ' प्रभाकर गायी वुष्ट । अपरूप अनुमुष्ट । प्रळा ११२. [ सं. अपूर्व ]. ६ कुरूप; बेढव; बेडोळ. [ सं. अप+रूप ]

**अपरूपमेवा**—पु. १ दुर्मिळ खाद्य. २ ( ल. ) खतःचें मूल; अपत्य. [ सं. अपूर्व+फा. मेवा=फल ]

**अपरुपाई-वाई-भाई-वाई**—स्त्री. १ दुर्मिळता; अपूर्वायी; नवलाई; उत्कृष्टता; बहुमोलपणा. २ दुर्मिळतेमुळे आलेले महत्त्व. ३ अत्यंत, चळ लागल्यामारखें प्रेम; अपरूप पहा.

**अपरोध**—पु. १ ( कों. ) अवरोध; विरोध, अडथळा. २ लाजादपणा; विनय; संकोच; मर्यादा. [ सं. अप+रोध ]

**अपरोधर्णे**—अक्रि. १ विरोध होणे. २ लज्जन होणे; थोडसें गोंधळणे; संकोचणे. [ सं. ]

**अपरोक्ष**—वि. दृष्टीआड नव्हे, अदृश्य नव्हे असा; दृश्य; दृग्गोचर. —क्रि.वि. १- ( चुकीनें पण रूढ ) गैरहेजेरीत; पाठीमार्गे; दृष्टीआड. ' तो माझ्या अपरोक्ष माझी निंदा करतो. ' २ साक्षात्; समक्ष; प्रत्यक्ष. ' ज्यासि अपरोक्ष पूर्णशांति । तो सद्गुरु सृष्टि निश्चये राया । '—एभा ३.३१५. ०बोध—पु. प्रत्यक्ष ज्ञान; अपरोक्षानुभूति. ' स्वप्नीचे दृष्टि समर्थता । जेवीं मिथ्या दोनी जागतां । तेवीं द्वंद्वाचेची वार्ता । न बांधे गुरुभक्तां अपरोक्षबोधे ॥ '—एभा ३. ४७१. ०स्थिति—स्त्री. साक्षात्कार. ' प्राप्ती म्हणजे अपरोक्षस्थिति । भगवंत स्फूर्ती अनिवार । '—एभा २.६०९. ०ज्ञान—न. १ प्रत्यक्ष ज्ञान; साक्षात्कारपूर्वक ज्ञान. २ आत्म्यासंबंधी किंवा ईश्वरासंबंधी ज्ञान; आत्मज्ञान—प्रतीति. ' अपरोक्षज्ञान प्राप्त । सद्गुरुवांचोनि न घडे । '—ह १.५६. [ सं. अ+पर+अक्षन् ]

**अपरोक्षानुभव**—पु. ब्रह्मसाक्षात्कार. [ सं. ]

**अपर्याप्त**—वि. अर्यादितः अफाटः अगणित. —गीर ६०४.  
[ सं. अपर्याप्त ]

**अपलक्षण**—अवलक्षण पहा.

**अपला**—आपला पहा.

**अपलाण-णी**—वि. अपलाणी; खोगीर न घातलेला (घोडा).

[ अपल्याण-णी. फा. पलन=खोगीर ]

**अपलाद**—अफलाद पहा.

**अपलाप**—पु. १ सत्य लपविणें—टाळणें; सत्यगोपन. २ अज्ञानप्रदर्शन, उडवाउडवी; विपर्यास. ' ह्या रीतीनें काहीं सत्याचा अपलाप करून कॅबिनेटचा कारभार मुरळीत चालवावा लागतो. '—इंमू ३५२. छेकापन्हुति पहा. [ सं. अप+लप ]

**अपलाला—ले, अपल्याअपण**—आपलाला वगैरे पहा.

**अपवर्ग**—पु. मोक्ष; चार पुरुषार्थोपेकीं चवथा; मुक्ति. ' जयाचि ए गांविचा मागुं । चुके साधनाचा वगुं । तो देआवेया अपवगुं । धावे घरोघरी । '—ऋ ७७. [ सं. ]

**अपवर्त**—पु. १ संक्षेप देणें; काढून टाकणें. २ ( अंकगणित ) सामान्य-साधारण भाजक. [ सं. अप+वृत् ]. ०क—पु. वि. ज्यानें गक्षेप देण्यांत येतो तो अंक, संक्षेपक.

**अपवर्तन**—न. ( अंकगणित ) १ सामान्य भाजकानें भागणें; संक्षेप देणें. २ संक्षेप देऊन आलेले रूप. उ० भाज्य ६४ व भाजक ४०. तोंह्यां अपवर्तक ८ नें अपवर्तन करून ८ ( भाज्य ) व ५ भाजक ) अशा लघुसूत राशी होतील. [ सं. ]

**अपवाद**—पु. बोलण्याम असमर्थता; अकथनीयत्व. ' वाचेसि अपवाद । '—ज्ञा १३. ५६८. [ सं. अप+प्रवादः प्रा. अपवाड ]

**अपवाद**—पु. १ अयोग्य, अन्यायमूलक निंदा; दोष. ' हानि लाज न देखे । परापवादु नाइके । '—ज्ञा १३. ७९१. २ आळ; टपका. ' आतां सांगेन अपवादातें । सावधचित्तें परियेसी । '—एभा ९. २८७. ३ नियमाविरुद्ध गोष्ट; नियमास बाध. ०क—वादी—वि. १ अपवाद, नियमन करणारे; मर्यादित करणारे ( वचन; वाक्य; विधि ). २ अपवाद काढणारा; निंदक; दोषी. ३ ( ल. ) वाईट भाषण करणारा. ' भूमीवरी मनुष्य लोक । असत्य निंदा अपवादक । '—गुच २. ६५. [ सं. ]

**अपवित्र**—वि. १ अशुद्ध; अनिमेल; गढूळ; अमंगळ; अस्वच्छ; धागे रडे. २ विधिबाह्य; नीतिबाह्य; भ्रष्ट; अनैतिक; पातकी. ३ सोपळें नव्हे तें; ओंवेळें. [ सं. ]

**अपविष्ट (गुल)**—पु. आईबा मीनीं टाकलेला व तिन्हाइतांनीं पुत्राप्रमाणें मान घेला मुल्या. मनुनें सांगितलेल्या बारा वारसपुत्रांपैकीं एक. —मनु ९. १७१; —याज्ञ २. १३२

**अपविष्ट (अंगहार)**—पु. ( तृत्य ) ह्यांत अपविष्ट, व सूचीविद्ध-धरणें करून हात उद्वेष्टित करणें; त्रिक फिरविणें, व मग उरोमंडल-

हात करून कटिछिन्नकरण करणें; ०करण—न. ( तृत्य ) उजवा हात शुक्रतुंड करून एकदां वाटोळा फिरविणें व मांडीच्या पाठीकडे लावून टेंवणें व डावा हात वक्षःस्थलावर टेंवणें. ०बाहु—पु. ( तृत्य ) छातीवरील बाहु तोंडासमोरून डोक्यापर्यंत नेत असतांची स्थिति. [ सं. ]

**अपविष्ट**—अपविष्ट—पुत्र पहा.

**अपव्यय**—पु. उधळपणा; अतिशय खर्च; निरर्थक खर्च; उधळपटी; दिवाळखोरी. —यी—वि. अतिशय खर्च करणारा; उधळ्या. [ सं. अप+व्यय ]

**अपशकुन**—पु. १ अशुभ गोष्ट; दुश्चिन्ह. ' सत्यवंत म्हणे सावित्री । अपशकुन तुज देखा । '—बसा ५९. २ अवलक्षण. [ सं. ]

**अपशब्द**—पु. १ ( व्या. ) अशुद्ध शब्दप्रयोग; अपप्रयोग. २ दुश्चिंत; शिबी; दुर्वचन; दुर्भाषण. ३ अशुभ, अपशकुनी शब्द, वचन. [ सं. ]

**अपशारण**—न—न. १ ( कों. ) आळ, तुफान ( घणें ). २ वाईटपणाची जबाबदारी; अपेक्ष; टपका दोष. [ सं. अपसरण ]

**अपशांच, अपशौच, अपशां—शीं**—क्रि. वि. आपोआप; आपसुक; आपण होऊन; आपशांच. [ सं. आत्मन—अप+स्वयमेव ]

**अपशारण**—पु. ( गां. ) विनाकारण आळ; अपशरण पहा. [ सं. अपसारण ]

**अपशोषण**—न. ( शाप. ) शोषण; शोषून घेणें; आत्मसाद करणें. [ सं. ]

**अपसंत-द**—वि. अप्रिय; न आवडणारे. [ सं. अप+संत ]

**अपसद**—वि. दुष्ट; अधम. ' अश्व.—अरेरे सुतापसदा ! तूं माझी निंदा करतोस काय ? '—गोड. वेणीसंहार अं. ३. [ सं. ]

**अपसया**—क्रि. वि. आपोआप; अपसुक; ' उसळीनि सपंचीं वेटाळीं । कुंडी पडलीं अपसया । '—सुआदि. ९. ४. ' अपसया सिद्धि विचित्र होत । '—दावि २६. [ सं. आत्मन—अप+स्वयम् ]

**अपसर, अपस्तर, अफसर, अपस्सर**—पु. अधिकारी. [ इ. ऑफिसर. ( अप. ) ]

**अपसरण**—न. १ दूर सरणें, जाणें. २ आळ; टपका; बोल; दोष. अपशरण पहा [ सं. अप+सृ=सरणें ]

**अपसर्प (अंगहार)**—पु. ( तृत्य ) अपक्रांतचारी करून, उजवा हात व्यंसितकरणांतील करणें, नंतर तोच हात उद्वेष्टित करणें व अर्ध-सूचीकरण करणें; नंतर विक्षिप्त, कटिछिन्न, उद्धृत, आक्षिप्त, करि-हस्त व कटिछिन्न हीं क्रमानें करणें. [ सं. ]

**अपसव्य**—वि. १ उजवा, डावा नव्हे. ' सव्ये अपसव्ये भोंवडी गदा '—एरुस्व. ९. ४८. ' सव्ये मिनल्या महानदीसी । अपसव्ये आल्या गांवसामी । '—एभा ११. ८६२; ' पितरस्वर्णी तूंचि ज्ना देंन । सव्य तें कवण अपसव्य । '—तुगा ३७८०. २ विरुद्ध; उलट; विपरीत. जसें, उजवीकडून डावीकडे लिहित जाणें. ( फारसी जुद्ध लिहिणें. ) उजव्या बायावरून जानवें घालणें ( धाद इ. मध्यें ) [ सं. ]

**अपसांत**—क्रि. आपापल्यांत ( भांडणें, समजणें ) : आप सांत पहा.

**अपसातुपसी**—स्त्री. हमरीतुमरी; विरोधः वादविवादः कलहः भांडण. [ आप (सी) +तुं ]

**अपसारण**—न. दूर करणें; काढून टाकणें. [ सं. अप+सृ ]

**अपसारित**—वि. दूर केलेला; टाकलेला. [ सं. अप+सृ ]

**अपसिध्दांत**—पु. चुकीचा निर्णय; तर्कशास्त्रास सोडून केलेला निकाल. [ सं. ]

**अपसु (सू)क, अपसुख खें**—क्रि. आपोआप; आपल्या संतोषानें; आपण होऊन; राजीखुशीनें. [ सं. आत्ममुखेन ]

**अपसूर**—पु. ( गाण्यांतील आवाज, सुर ) षड्जादि स्वरांच्या मर्यादेचा भंग होऊन जो भलताच स्वर निघतो तो; वच्य स्वर लावणें.—वि. बेसूरः स्वरशून्य, रक्ष. [ सं. अपस्वर अप. ]

**अपसुन्या**—वि. बेसूर आवाजाचा ( गवई, वाद्य )

**अपसूर्य**—अपरसूर्य पहा.

**अपसृत**—वि. दूर केलेला; दूर अंतरावर गेलेला. अपसारित पहा. **०पाश्र्व**—न. ( नृत्य ) एका पायाच्या चवड्यावर उभें राहून कटिविद्ध करीत असतां वरचा सर्व भाग फिरवावा लागतो तो फिरवून पुढां जशाचा तसा आणण्याची क्रिया. [ सं. ]

**अपसोस**—अफसोस पहा.

**अपसोशी सी**—वि. दुःख करणारा; दुःखी. [ फा. अफसोस ]

**अपस्कंदित (भोमीचारी)**—वि. ( नृत्य ) एक पाय दुसऱ्या पायापासून मागच्या बाजूस पांच ताल ओढून ठेवणें. [ सं. ]

**अपस्नात**—वि. मृत माणसाच्या उत्तरक्रियेसाठीं बरोबर गेल्यामुळें स्नान केलेला. **—स्नान**—न. १ वरील कारणामुळें करावें लागणारें स्नान. २ मृतासंबंधी स्नान. [ सं. ]

**अपस्मार**—पु. फेफरें; घुरें; घुरें; मिरगी; मनोवहोतसामधील दोष, काळजी व शोक इत्यादिकांनीं प्रकुपित होऊन स्मृतिनाश करून अपस्मार उत्पन्न करतात. यांत छाती धडधडणें, स्मरणशक्ति नाहीशी होणें, घाम येणें, मूच्छा येणें, तोंडांतून फेस वगैरे लक्षणें असतात. [ सं. अप+स्मृ=स्मरण करणें. ] 'अपस्मार एकां आंगीं ते भीति पाणिया लागीं ।'—गीता १३.२४३३.

**अपस्मार**—वि. दुष्ट, मृत्युसमान. 'पापी अपस्मार जनीं । राक्षस जाणावे ।'—दा १८.६.५.—न. ( गो. ) १ अपश्य. २ अपस्मारपण. **०पण**—न. आवाक्याबाहेर काम करणें. [ अप+मारण ]

**अपस्मरी**—वि. अपस्मार रोग असलेला. [ सं. ]

**अपस्वर**—अपसुर पहा.

**अपहरण**—न. हिरावून घेणें; छुटणें; लुबाडणें; नागविणें. [ सं. ]

**अपहर्ता**—वि. छुटणारा; हिरावून घेणारा; लुबाडणारा. [ सं. ]

**अपहस्तकीं, अपहस्ते**—आपल्या हातें. आपहस्तक पहा. 'या ब्राह्मणाचें कार्य अपहस्ते परहस्ते होईल तितकें करावें.'

**अपहार**—पु. १ अन्यायानें घेणें; कपटानें संपादन करणें; लुबाडीनें मिळविणें. २ अन्यायानें संपादन केलेलें द्रव्य 'आहते अपहार । आपणुयाने भरी घर ।'—तुगा २.१७४. ३ ज्याचें अपहरण झालें आहे त्यास होणारें दुःख. [ सं. अप+हृ=हरण करणें ]

**अपहारकरी**—अपहर्ता पहा. [ सं. ]

**अपहनव-अपहनुति**—पु. स्त्री. १ लपवणूक; लपविणें; दडविणें. 'करीतसें नित्य अपह्नवाला ।'—सारह २.७४. २ एक अर्थालंकार. उपमेय उपमान असल्याचें वर्णन; उपमेयावर त्याच्या वास्तविक स्वरूपाचा अपलाप करून उपमानाचा आरोप करणें. हा अलंकार उपमेचाच एक प्रकार आहे. उ० 'नहें नभोमंडल वारिराशि ।' इ०

**अपळानणी**—अपलापणी पहा.

**अपळें**—वि. ( व. ) पूर्ण दिवस भरण्यापूर्वी जन्म झाल्याने अवयवांची संपूर्ण वाढ न झालेले ( मूल ). [ सं. अ+पूर्ण=पूर्व; प्रा. म्पउलिय=न पिकलेले. ]

**अपक्ष**—वि. १ पंख नसलेला ( मनुष्य, पक्षु इ. ) २ कोणतीही बाजू नसलेला. **०पात**—पु. १ पक्ष, बाजू, तर्फे न घेणें; कोणत्याही बाजूचा कैवार न घेणें. २ लोकांची भीडमुवत न ठेवणें. [ सं. ]

**अपक्षय**—पु. न्हास; उतार; उतरती कळा; क्षय; क्षमजोरपणा. 'चंद्रकलांची शुक्रपक्षी वृद्धि आणि कृष्णपक्षी अपक्षय होतो.' [ सं. अप+क्षी ]

**अपक्षित**—वि. खाली फेंकलेले, टाकलेले. [ सं. अप+क्षिप् ]

**अपक्षीण**—वि. न्हास पावलेला; अवनत स्थितीत आलेला; उतरती कळा लागलेला; क्षमजोर झालेला. [ सं. अप+क्षी ]

**अपक्षेपण**—पु. न. खाली फेकणें, टाकणें.

**अपाप्या**—पु. १ थोर किंवा वहील इसमाचें आदारानें ज्यावाचें टोपण नांव. २ लहान मुलास ठेवलेलें प्रेमाचें नांव. ३ ( वरील अर्थी ) नांवाच्या पुढें हा शब्द कित्येक वेळां जोडतात. उ० चिमाजी अप्या. म्ह० सोनार, सिंपी, कुळकर्णीअप्या । तिषांची संगत नकोरे बाप्या ॥ **०शाही जोडा**—अप्या नांवाच्या कोणा व्यक्तीनें वापरलेल्या जोड्यासारखा जोडा. [ द्राविडी. प्रा. का. अप्या=बाप. अप्य=बाप ]

**अपांतक**—अंतक पहा. [ सं. ] **०पत्र**—न. ( जात गंगेनें ) एकाद्यास जातीबाहेर टाकल्याबद्दलचें निर्णयपत्र.

**अपांग**—पि. १ डोळ्याच्या बाहेरच्या अंगचा कोण; नेत्रप्रांत २ कटाक्ष; दृष्टिक्षेप. 'ज्याचेन कृपाअपांगें ।'—एमा १.७९. 'कृपापांगें अंगें निवति करि संसार धिवसा'—सीतालोपा १३. [ सं. ]

**०पात**—पु. कटाक्षपात. 'ज्याचेनि अपांगपातें । बंध मोक्षपर्णी आते ।'—अमु २.४.

**अपांग**—वि. १ अवयवांत किंवा इंद्रियांत व्यंग, खोडी असलेला; विकलंग उ०. आंधळा, बहिरा, लंगडा. [ सं. अप+अंग ] २ ( कौ. ) स्वतंत्र.

**अपांगणें**—उक्ति. १ विघ्न उपस्थित होणें; उखळणें; लंगडेहोणें; हातपाय मोडल्यासारखें होणें; नडणें. २ आपंगणें पहा. [ अपांग ]

**अपाड-डु-डे**—वि. किवि. १ अतिशय; फार. 'एन्हीनीं या लक्षणांचिया निजसारा। मी अपाडें कीर अपुरा।'—ज्ञा ६.१४०. 'याच्या बळा ब्रह्मांडगोळा। तुळितां उणा अपाडें।'—मुआदि २७. १८३. २ अप्रतिम. 'जरी चतुर अपाडाचा।'—विपु १.१७. ३ अशक्य; योग्यतेबाहेरचा. 'म्हणजनि अपाडु हें आपवें। निर्धारितां।'—ज्ञा १.६९. ४ अंतर; असाधारणत्व; असादर्य. 'कनका आणि कापूसा। अपाडु कां जैसा।'—ज्ञा १३. ११०१. 'आणीकही अपाड तुज आणि देहामी ॥'—रंगोवा ६.३२८. [ सं. अ+प्रति; प्रा. अ+पडि ].

**अपाड**—वि. अपक्व; चुकीचें; खोटें. 'तुम्हीं चालिजे हें मत कुड। अपाडू कीं।'—शिद्यु ४८५. [ अ+पक्व=पाक=पाड ]

**अपात्र**—वि. अयोग्य (दान करण्यास वगैरे); नालायक. 'देतां न म्हणसी पात्रापात्र।'—ज्ञा ११.५८. [ सं. ] **अदान**—न. अयोग्य ठिकाणी दिलेली देणगी. 'अपात्रदानें दरिद्र पूर्ण।' [ सं. ]

**अपाद्**—वि. ज्यास पाय नाहीत असें. [ सं. ]

**अपादणें**—कि. संपादणें. [ सं. अप+आ+दा ]

**अपादान**—न. १ पंचमी विभक्तीचा अर्थ. २ दूरीकरण; वियोग ३ पंचमी विभक्तीतील नाम. [ सं. अप+आ+दा ]

**अपान**—पु. १ पंचप्राणांपैकी दुसरा, अधोगामी वायु; हा गुद-प्रदेशीं राहतो; पाद. 'मग अपानाभीचे मुखीं। प्राणद्रव्ये देखीं।'—ज्ञा ४.१४५. 'कंठी उदान गुर्दी अपान।'—दा १७.८.१२. 'प्राणापानांची चुकामुकी। जाहली होती बहुकाळ कीं।'—एमा ९. ११८. २ गुदद्वार. ३ आंत येणारा श्वास. —गीर ६७८. ( हा अर्थ नेहमींच्या अर्थांहून भिन्न आहे. ) [ सं. ] **अद्वार**—न. गुदद्वार, मल-द्वार. **अवायु**—पु. १ गुदद्वारीं स्थिर झालेला वायु. २ पाद; अपान पहा. [ सं. ] **अंध्रद्रव्य**—न. शिश्न व गुद. 'अपानरंध्रद्रव्या—माझारी धनंजया।'—ज्ञा १८.१०३६. 'अपानीं मेखा मारणें'—मांडीत खूडी टोकणें, पुर्वीच्या शिक्षांपैकी एक. 'कानीं खुंढ्या आदळती। अपानीं मेखा मारिती।'—दा ३.७.७३. [ सं. ]

**अपाप**—अ. आपोआप; आपल्याआपण; आपण होऊन. 'जशी त्यांस गरज लागते तशी त्यांचीं आच्छादनें अपाप बदलतात'—मराठी ६ वें पु. ( १८७५ ). [ सं. आत्मन-आप ]

**अपाप**—वि. निष्पाप; निर्दोष; शुध्द. [ सं. अ+पाप ]

**अपांपति**—पु. समुद्र. 'मोक्षासकट गती। जेथें येती विश्रांति। गंगादि अपांपती। सरिता जेवीं।'—ज्ञा १३.१०७४. [ सं. अप:-अपाम् + पति ]

**अपांपरी**—स्त्री. अव्यवस्था; दुईशा; अपरापरी पहा. 'इंद्रियें प्रकृति भूल्लीं। वाचा प्राणासि चूकली। ऐसी अपांपरी होती जाली। शरीरमाचीं।'—राज्ञा ११.६५५. [ सं. अप+प्रति-परि ]

**अपापला**—आपापला पहा.

**अपापा**—आपापा पहा.

**अपापी**—आपापी पहा.

**अपामार्ग**—अघाडा पहा.

**अपाय**—पु. इजा; विपत्ति; अनर्थापात; कहर; आपदा; विनाश. 'शिंगतां बाह्य उपार्थी। जन अपार्थी पडताती।'—एमा १३.५३८. [ सं. ]. **अयंत्र**—न. अपायकारक प्रकार, युक्ति. 'एका-लागी उभारिती। अपाययंत्रें।'—ज्ञा १६.३४४.

**अपार्थी**—वि. अपायकारक. [ सं. ]

**अपार**—वि. १ अमर्याद; अपरिमित; अंत नाही असें. 'हें अपार कैसेनि कवळावें।'—ज्ञा १.७४. २ अतिशय; पुष्कळ; फार; 'तेणें देवयानीच्या चित्ता। स्नेह वाढला अपार।'—मुआदि १७.५५. [ सं. अ+पार ]

**अपारणें**—कि. दूर जाणें; कमी होणें; उतार पडणें; ओसरणें ( नदी, त्रास, दुःख ). [ सं. अ+ण्ट ]

**अपारदर्शक**—वि. ज्याच्यांतून पलीकडचें दिसत नाही असें ( भिंग वगैरे ). [ सं. ]

**अपारस्थायसंचारता**—स्त्री. ( संगीत ) गातांना अनेक रागावयव रचण्याचें ज्ञान असणें. [ सं. ]

**अपारा**—अपार पहा.

**अपारांतर**—वि. अमर्याद अंतरावार असलेले. —न. फार अंतर-एवं तपसाधन जें ठेले। अपारांतरें।'—ज्ञा ११.६२०. [ सं. अपार+अंतर ]

**अपारू**—वि. अपार पहा. 'जो अपारू सुस्वादु। निस्तरंगु अगाधु।'—ऋ २. [ अ+पार ]

**अपार्थ**—वि. निरुपयोगी; निरर्थक. 'जेश सत्य अर्थ नाही। तो अपार्थ म्हणिजे पाही।'—एमा २८.१५९. [ सं. अप+अर्थ ]

**अपालिपा**—पु. ( ल. ) लपडावाचा एक खेळ; आंधळी कोशि-बीर. [ सं. लिप-द्विह० ]

**अपाव-वो**—अपाय पहा. 'विकळ जाहलिया साधनांसी। ये साधकांसी अपावो ॥'—एमा २९.६८.

**अपावृत**—वि. प्रकट; उघड. 'तेथ अपावृत जाहले। इंद्रिया-नळ।'—ज्ञा ४.१२८. [ सं. अप+आ+वृ ]

**अपास्त**—वि. दूर अंतरावर टाकलेला, फेंकलेला. [ सं. अप+अस्त ]

**अपितर**—न. ( व. ) बढमाष; खोडकर; उनाड. अपत्त पहा.

**अपितार**—पु. (कु.) अजागळ व्यक्ति. [ अर. अब्तर=विषड-लेला; छंदी. ]

**अपिधान**—न. झांकणे; आच्छादन; लपविणे. ' भरलें रति-सागरीं विषयउद्यान । कळूं कुठवर करीं अपिधान । '—प्रला ३९. [ सं. पिधान ]

**अपिल**—न. १ खालच्या न्यायाधिशानें दिलेला निकाल तपासण्याकरितां वरच्या न्यायाधीशाकडे अजे करणे, रकार मागणे; विनंति अजे. ' त्या अपिलाचा जो निकाल होईल तो कायमचा बम्र-लेप समजला जाईल. '—वका १२२. —**लेटकोर्ट**—न. मूळ दिवाणी किंवा फौजदारी कोर्टांनी दिलेला निकालांचा फेरविचार करणारें वरच्या दर्जाचें न्यायासन. [ इं. ]

**अपुत**—वि. अशुद्ध; अपवित्र. 'रमुनि अपुत केली ते कशी पूत नारी'—मंराधा ८. [ सं. अ+पूत ]

**अपुत्र-क, अपुत्री-क**—वि. निपुत्रिक; संतति नसलेला; संतानविरहित; अपत्याशिवाय. म्हू ० अपुत्रिकाचें अन्न खाऊं नये. [ सं. ]

**अपुनरावृत्ति, अपुनर्भव**—स्त्री. परत येण्याचा अभाव; अखेरची मुक्ति; मोक्ष ( जेथून पुन्हां जनन-मरण लागत नाही ); निर्वाण; जननमरणाच्या फेऱ्यापासून आत्म्याची मुक्तता. [ सं. ]

**अपुनर्लभ्य**—वि. पुन्हां न मिळणारें, प्राप्त न होणारें. [ सं. ]

**अपुरकीं**—क्रि. ( गो. ) पथात्; मागें; ( म. ) अपरोक्ष; ( सं. ) परोक्ष ]

**अपुरता-अपुरा**—वि. १ पूर्ण न झालेला; न संपलेला; पुरा न झालेला; कमी असलेला. २ पुरेसा किंवा भरपूर नसलेला; उणा; थोडा; असमर्थ; अयोग्य. ' मी अपाडें कीर अपुरा '—ह्या ६.१४०. ३ अपरिपक्व; अर्धवट; पोरकट. ' अपुरती बुद्धि पुण्य नाही गांठी. '—तुगा १८७८. [ सं. अपूर्ण ]

**अपुरबाय, अपुर्बाय**—स्त्री. ( गो. ) १ नवलाई; अपूर्वता. ' त्या गोष्टीची इतकी अपुर्बाय ती कसली ? ' २ अतिशय ममता; प्रेम; लाड. ' काय त्या मुलाची अपुरबाय करताय ? [ सं. अपूर्व-अपूर्वाई ]

**अपुलिया**—(काव्य) आपल्या. ' दाबावें कुशलत्व त्या अपु-लिया । '—विविभासिनी ८.६.११९. आपुलिया पहा.

**अपुष्यवनस्पति**—स्त्री. ( शाप. ) वनस्पतिशास्त्रातील दोन मुख्य भागांपैकी एक. ही वनस्पति जननपेशीपासून उत्पन्न होते व सपुष्प बियांपासूनही होते. —ह्याको अ २०७. [ सं. ]

**अपूज्य**—वि. पूजेस-आदरास पात्र नसलेले. [ सं. ]

**अपूट**—वि. १ असष्ट; हात न लावलेले. ( न मोडलेले; न उघडलेले वन्न, अन्न इ. ) ' कुंजपुरीयाची वस्ती अपूट होती; लूटहि सुबळक सांपडली. '—भाब १२१. २ स्वतंत्र शिक्षक राहिलेले; वग-शको. १. १३

ळलेले. ३ वैषयिक समागम झाल्याने दूषित न झालेला ( पुरुष, स्त्री ). ४ अशिक्षित; वडणीस न आणलेले ( अपेट या अर्थी ). ५ ( व्यापक. ) अचूक, अचानक याअर्थी. [ सं. असष्ट ].

**अपूप**—पु. अनरसा; घारगा. ' निवें नारिणें नारेळे । अपूप लाहू अमृतफळे । '—एरुव ६.८९. [ सं. ]

**अपूर**—स्त्री. उणीव; कमतरता; उणेपणा; भरपूर नसणे. अपुरा पहा. [ सं. अ+पूर्ण ]. **०नपूर**—स्त्री. किंचित उणीव असलेले.

**अपूर्ण**—वि. १ न झालेले; अपुरे; कमतरतेचे; पूर्ण नसलेले; कमी असलेले. २ निष्णात किंवा तरवेज न झालेला. ३ अतृप्त; ' आणि पसरिला अभिलाषु । अपूर्ण होय तोचि द्वेषु । '—ह्या १६.३३९. **०भविष्य**—पु. ( व्या. ) एकाद्या क्रियेस आरंभ होऊन तिचा व्यापार त्या काळीं चालत राहणार असेल, असा बोध ज्या क्रियापदापासून होतो त्याचा काल. उ० ' मी करीत असेन. '

**०भूत**—पु. ( व्या ) हा काळ एकादी क्रिया अर्धवट झालेली असून पुरी व्हावयाची असते असें दाखवितो. या काळाच्या ठायीं क्रियेची अपूर्णता दर्शविली जाते. उ० ' मी करीत होतो. '

**०माफी**—स्त्री. साऱ्याचा काही भाग भरावी लागणारी जमीन. [ सं. अपूर्ण+अर. माफी ]. **०वर्तमान**—पु. एकादी क्रिया चालू आहे असें दाखविणारा काळ; या काळाचे ठायीं अर्थभेद इतका आहे कीं याचा प्रयोग असतां कर्ता जो आहे त्याची त्या त्या क्रियेच्या ठायीं जी तात्कालिक निमग्नता तिचा बोध होतो. उ० ' मी करीत आहे. ' [ सं. अ+पूर्ण ]

**अपूर्णाक**—पु. पुरा नसलेला अंक; अंकाचा भाग. उ० एक चतु-र्थीस, सात अष्टमांश **०गणित**—न. अपूर्णाकांचे गणित किंवा उदा-हरण. [ सं. ]

**अपूर्व**—वि. १ पूर्वी कधीं न घडलेले, झालेले; प्रथमचे; अगो-दरचे; आरंभाचे. या गांवांत माझे येणे हें अपूर्वच आहे. ' २ विल-क्षण; चमत्कारिक; असाधारण. ३ अद्भुत; आश्चर्यकारक; असा-मान्य; श्रेष्ठ दर्जाचे; अत्युत्कृष्ट; फार मोलाचे. ' म्हणौनि तया निर्मेळा । सुख ज्ञानी सरळा । अपूर्व ये फळा । सात्त्विक ते । '—ह्या १४.२६१. —न. चमत्कारिक, आश्चर्यकारक गोष्ट; अद्भुत वस्तु; नवल. ' येतां देखिले मार्गासी। अपूर्वे परियेसा । '—गुच ३४.१०२. —न. ( तत्त्व ) पूर्वजन्मविरहित इह जन्मांतील कृत्यांपासून होणारें पापपुण्य; मुखदुःख होण्याविषयी प्रयोजक आत्म्याच्या ठायीं पापपुण्यात्मक कर्मजन्य जो संस्कार राहिला असतो तें. **०दर्शन**—न. १ पहिले दशन. २ कांहींतीरी नवीन किंवा चमत्कारिक पाहणे. [ सं. ]

**अपूर्वाई-यी**—स्त्री. अपुर्बाय पहा. विलक्षणपणा; असाधारण-पणा; उत्कृष्टपणा; भलाई; अत्यंत चांगलेपणा. **०करणे**—क्रि. कौतुक करणे; फार प्रशंसा करणे; फार फार मानणे. [ सं. अपूर्व ]

**अपूर्वाय**—स्त्री. (गो.) अपूर्वता; अपुरबाय पहा.

**अपूस**—पु. (गो.) एक उत्कृष्ट जातीचा आंबा. हपूस. [पोतु. आल्फान्तो]

**अपुष्वंश-वंशीय**—पु. (शाप.) पाठीला कणा किंवा मणके नसलेला एक प्राणिवर्ग. (इं.) इन्व्हेंटॅट्रेड. [सं.]

**अपेट**—वि. १ अंडिल; अंड न बडविलेला (वैल, पशु); सांड. 'अपेट वृषभ असती सात । त्यांसी घालील जो नाथ ।'—कथा ४.११.११२. २ अंगांतली रग न मोडलेला; वठणीस न आलेला; नरम न झालेला; काम न शिकविलेला; तरबेज न झालेला. ३ अननुभवी. ४ संसारकृत्य इत्यादिकांनीं जर्जर न झालेला; जगलूढीला अनन्यस्त. [सं. अ+पिठ; प्रा. पिठ-पेट-पेट]

**अपेटी**—वि. (व.) १ रस्त्यापासून दूर; आडवळणीं; एका बाजूस. 'तुमचा गांव अगदीं अपेटीस पडला.' [सं. अपेत]

**अपेंडिक्स**—न. १ पुरवणी; परिशिष्ट. २ पोटांतील आंतड्याचा शेंपटासारखा एक ल्हान भाग; आंत्रपुच्छ. **अपेंडिसाइटिस**—आंत्रपुच्छदाह नांवाचा एक रोग. मोठ्या आंतड्यापासून लांबट पोकळ अरंद अशी जंताकृति एक नळी निघालेली असते. हिचे मोकळे तोंड मोठ्या आंतड्यांतील पोकळीशी जोडलेले असते व त्याच्या मुखवार अपुरा पडदा असतो. या नळीच्या पोकळीत दाह अथवा सूज, पू उत्पन्न होतो त्यास हें नांव आहे. [इं.]

**अपेत**—वि. दूर गेलेला; मार्गीच्युत—भ्रष्ट. [सं. अप+इ=जाणें]

**अपेप**—आपोआप पहा. 'सहस्र वर्षे होतां पूर्ण । अपेपचि-उलेल हें ।'—मुआदि ४.३९.

**अपेय**—वि. पिण्यास अयोग्य; शास्त्राने पिण्याला निषिद्ध मानलेले. (दारु इ०) 'कां बधिराचे नीट कान । अपेया नाम पान ।'—ज्ञा १८.५८०. [सं.]. **पान**—दारु वर्गरे निषिद्ध पेयांचे सेवन करणे.

**अपेरण**—न. (शाप.) किरणांचे अकेंद्रीभवन; केंद्रांतून न जाणे; अपायन. (इं.) अंबरेक्षन. [सं.]

**अपेश**—न. अपयश; दुष्कीर्ति; पराभव. 'आणि अपेश तें न वचेल । कल्यांतवरी ।'—ज्ञा २.२०१. [सं. अपयश]—**शाचें खापर-टोपलें-मोटकुलें**—न. अपमानाचे व लाजेचे (काहीं अनिष्ट कृत्यामुळे) दुसऱ्यांनीं टाकलेले—लादलेले ओझे. (वर किंवा डोक्यावर शब्दाबरोबर आण, दे, घाल, घे, ये, फोड, या त्रियापदांशीं योजतात.) [अप. रूप अपेश.]

**अपेशी**—वि. पराभव झालेला; दुष्कीर्ति झालेला. [अपयशी]

**अपेष्टा**—स्त्री. त्रासदायक, दुःखदायक स्थिति; कष्ट; त्रास; खेकटें; लचांड; ब्याद; विघ्न. [सं. अप+इष्ट.]

**अपेक्षणीय**—वि. वाट पाहिलेला; मार्गप्रतीक्षा केलेला; आशाळ-भूताप्रमाणे पाहिलेला—सोधलेला; आशा वाटत असलेला; वचन किंवा खात्री दिलेला. २ इच्छा करण्यास योग्य. 'अपेक्षणीय जें काहीं । तें मीचि केला ।'—ज्ञा १८.१११८. [सं. अपेक्षणीय]

**अपेक्षणे**—अक्रि. इच्छा करणे; वाट पाहणे; जरूर असणे. 'जें अपेक्षिजें विरक्ती । सदां अनुभविजे संती ।'—ज्ञा १.५३. [सं. अप+ईक्ष्]

**अपेक्षया**—शब्. पेक्षां. उ० तदपेक्षया=त्यापेक्षां, मदपेक्षया=माझ्यापेक्षां. [सं.]

**अपेक्षा**—स्त्री. १ इच्छा; वांछा; आकांक्षा; वासना. 'ऐसी अपेक्षा जालिया । बद्ध मुमुक्षुते आलिया ।'—ज्ञा १८.१४४१. २ गरज; कारण; प्रयोजन; जरूरी; मागणी. **करणे**—(मिळण्याच्या) आशेने किंवा इच्छेने पाहणे, वघणे, शोधणे; मार्गप्रतीक्षा करणे; इच्छा करणे. **नुबुद्धि**—स्त्री. आकांक्षा; मनीषा; आशा (काहीं मिळण्याची). (कि० धरणे, ठेवणे, करणे.) [सं.]

**अपेक्षित**—वि. १ आशेने इच्छिलेले; मार्गप्रतीक्षा केलेले. 'काय अपेक्षित तुमचें चित्त । तें निश्चित मी करीन ।'—एरुस्व ३. ४२. २ वांचिल्लत; इच्छिल्लत. ३ जरूर असलेले. 'मग अपेक्षित जें आणुलें । तेंही सांगती पुसिलें ।'—ज्ञा ४.१६८. [सं.]

**अपेक्षितन्य**—वि. १ अपेक्षा करावयाचें. २ काम्य; स्पृहणीय; इच्छण्याजोगें. [सं.]

**अपेक्षी**—वि. १ अपेक्षा, इच्छा करणारा. २ गरजू. [सं.]

**अपैता**—तें—वि. स्वाधीन; प्राप्त; वश. [सं. आप]

**अपैशुन-न्य**—न. सरळपणा; प्रामाणिकपणा; इमान; दोष टाकून गुण घेण्याची दृष्टि; सौजन्य. 'अगा अपैशुन्याचें लक्षण । अर्जुना हें पुढें जाण ।'—ज्ञा १६.१५३. [सं. अ+पैशुन-न्य]

**अपैसा-सी-सै**—आपैसा पहा.

**अपोआप**—आपोआप पहा.

**अपोदान, अपोषण, अपोष्णी, अपूष्णी**—न. पाणी पिणे. १ आचमन; ब्राह्मणादि त्रैवर्णिकांनीं संध्यादि कर्मांच्या वेळीं किंवा भोजनाच्या वेळीं चित्राहुती घातल्यानंतर व भोजनातीं तळ हातावर थोंडें पाणी घेऊन आचमनासारखें एकदांच पिणे. 'शुद्ध-मतीं आणण । कृष्णासीं दिक्षेले आचमन । तीन वेळां न करी जाण । सर्वापोषण एकवेळा ।'—एरुस्व १५.१४६. २ (कर्मां.) लग्नत जेवावयास बसतांना सासूनें आपल्या पातीचें नांव घेऊन जावयाच्या हातावर तूप घालणे. ३ (ल.) त्याग; 'केले अपोषण कर्मासीं ॥'—निगा ४२. [सं. आपः+अक्षन]

**अपोस**—अपूस पहा.

**अपोहन**—न. त्याग; दूर करणे; घालवणे. 'सविलास अवि-द्यानिरसन । अपोहन या नांव ।'—एमा १३.१८५; 'अगा सर्वे रंगाचें अपोहन ।'—रंयोवा ३.३६७. [सं. अप+अह]

**अपौरुष**—वि. १ मनुष्यानें केलेले नव्हे तें; ईश्वरकृत. 'वेद हे अपौरुष आहेत.' २ मनुष्याच्या अवांक्ष्याबाहेरचें; दैवी; अतिमातृष. ३ भिन्न; भिन्नेपणाचें. [सं.]

**अपू**—न. पाणी; आप. [ सं. ]

**अप्तर**—वि. १ बिषडलेलें; दोषयुक्त; नासलेलें. ' तितका बयान श्रोमंतास लिहिला असतां बाजी अप्तर होती. ' —रा. ५. ११६.

२ उनाड; उजाड. [ अर. अत्तर ]

**अप्तरी**—स्त्री. बिषाड; मुकसान. [ अर. अत्तरी ]

**अप्ती**—स्त्री. १ आपत्ति; संकट. २ वाण; उणीव. [ सं. आपत्ति अर. आफ्त ]

**अप्पा**—अपा पहा.

**अप्पाघप्पा**—पु. लहान मुलांचा एक खेळ—'अप्पा घप्पा'. वेणी वेणी गप्पा। आणा दोर। बांधा चोर।' इत्यादि गाणें म्हणून टाळ्या वाजवीत फिरावयाचें. अप्पाधोप्या असेंहि म्हणतात.

**अप्रकट**—वि. अप. अप्रगत. १ अप्रसिद्ध; विख्यात नसलेला; उघड न केलेला; न दाखविलेला. २ अस्पष्ट; संदिग्ध. [ सं. अ+प्रकट ]

**अप्रकांडकथा**—स्त्री. विसंगत भाषण; भाकडकथा; अवांतिर कथा; आडकथा. [ सं. अ+प्रकांड=दांडा ]

**अप्रकृत**—वि. १ विषय, प्रसंग सोडून असलेलें; विसंगत. २ असंबध्द; अप्रस्तुत. —न्यायप १३६. —न. (साहित्य) उपमान. [ सं. ]

**अप्रगल्भ**—वि. अपक्व; पूर्णावस्था प्राप्त न झालेलें; कच्चे; पूर्ण न झालेले ( विचार वगैरे ). [ सं. ]

**अप्रज**—वि. १ संतान नसलेला. २ प्रजा—लोक नसणारा; उजाड ( गांव, राज्य वगैरे ). [ सं. अ+प्रजा ]

**अप्रणीत**—वि. १ न केलेलें; न बनविलेले. २ न रचलेले; अप्रबंधित. [ सं. ]

**अप्रतकथ्ये**—वि. तर्क न करतां येण्याजोगें; न जाणण्याजोगें. ( ईश्वर स्वरूप—महात्म्य इ० ) [ सं. ]

**अप्रतिबंध**—वि. १ अडथळा न केलेलें; अटकाव, हरकत नसलेलें; २ (कायदा) अनिर्बंध; निर्विवाद; तंटा, भांडण किंवा वाद नसलेलें (वतन वगैरे). **अद्वय**—पु. ज्या मिळकतीवर जन्मतःच सत्ता प्राप्त होते म्हणजे सत्ता प्राप्त होण्यास कोणत्याहि प्रकारचा अटकाव नसतो ती मिळकत; वापरुटी (इं.) अनऑब्स्ट्रक्टेड हेरिटेज; याच्या उलट संप्रतिबंध—दाय. **अध्यापार**—पु. खला व्यापार; आयात व निर्यात मालावर जकात न घेण्याची पध्दति. ( इं. ) फ्री ट्रेड. ' अर्थ-शास्त्रावरील इंप्रजी पुस्तकांत अप्रतिबंध व्यापाराचें जें महत्त्व गाईले असतें, ' —टि १. ५१६. [ सं. ]

**अप्रतिभट**—पु. दुसरी तोड किंवा जोड नसलेला योध्दा; दुसरा प्रतिस्पर्धी नाही असा; सेनापति. [ सं. अ+प्रति+भट=योध्दा ]

**अप्रतिम**—वि. १ दुसरा बरोबरी करणारा ज्यास नाही असा; जोड किंवा तोड नसलेला. २ अद्वितीय; अनुपम. [ सं. अ+प्रतिमा ]

**अप्रतिमल्ल**—पु. बिनजोड पहिल्लवान; अप्रतिभट पहा. ' हे अप्रतिमल्ल जर्गी। पुरता प्रताप अर्गी। ' —ज्ञा १. ११०. [ सं. ]

**अप्रतिरव**—वि. अविबादित मिळकत; अप्रतिबंधदाय पहा. [ सं. ]

**अप्रतिष्ठा**—स्त्री. १ दुष्कीर्ति; दुर्लौकिक; अपमान; फजीती; मानखंडणा. [ सं. ]

**अप्रतिहत**—वि. अनिरुध्द; स्वैर; अनिर्बंध; नेहमीं, सदोदित असणारें; अव्याहत. ' कोणत्याहि भाषेची प्रगल्भता म्हणजे सर्वत्र तिचा अप्रतिहत संचार सुरू असला पाहिजे. ' —टि ४. ४. १५७. [ सं. ]

**अप्रतीत**—वि. माहीत नसलेलें; अननुभवी; अपरिचित. [ सं. ]

**अप्रतीति**—स्त्री. अनुभवाचा अभाव; प्रतीति, अनुभव, माहिती नसणें. [ सं. ]

**अप्रत्यक्ष**—पु. अविश्वास; विश्वासाचा, भरंवशाचा अभाव; बेभरंवसा. [ सं. ] —**यि**—वि. अविश्वासी; बेभरंवशी.

**अप्रत्यक्ष**—वि. समक्ष नव्हे तो; एकाद्याच्या पाठीमागें. **अकर**—पु. प्रत्यक्ष व्यक्तीवर न बसवितां मालावर बसविलेला कर. उ० व्यापारी जिन्नस, मादक पदार्थ, मीठ वगैरेवरील कर, जकात. ( इं. ) इंडायरेक्ट टॅक्स. **अपुरावा**—पु. अनुमानिक व परिस्थितीचा पुरावा. ( इं. ) इंडायरेक्ट एव्हिडन्स. **अप्रतीकार**—पु. ( इं. पॅसिव्ह रेसिस्टन्स ) सरळ मार्गानें अडवणूक न करतां अन्य मार्गानें अडवणूक करणें. ' अप्रत्यक्ष प्रतिकार हें एक बलवान शस्त्र आहे. ' —टिच्या

**अप्रधान**—वि. दुय्यम; वरिष्ठ किंवा मुख्य नसलेलें; गौण; कमी प्रतीचें. [ सं. ]

**अप्रफुल्ल**—वि. अविकसित; न फुललेले. [ सं. ]

**अप्रबुध्द**—वि. १ अज्ञानी; मट्ट; मूर्ख; मद्द. २ अपक्व समजुतीचा; अप्रोड. ३ माहिती नसलेला; तरबेज नसलेला; विषयाशीं अपरिचित. [ सं. अ+प्र+बुध्द ]

**अप्रमाण**—वि. १ पुरावा—आधार नसलेलें; अविश्वसनीय; निराधार. २ जें प्रमाण होऊं शकत नाही असें; भरमसाट. ' प्रसर्ची जो अप्रमाण। तो परमाशीं खोटा। ' —दा १२. १. ९. ३ किंमत, महत्त्व नाही असें; गैरलायू; आदर्श न मानलेलें. ' म्हणोनि भक्ति गा येथसरे जाती अप्रमाण। ' —ज्ञा ९. ४५२. [ सं. अ+प्रमाण ]

**अप्रमाणिक**—वि. अप्रामाणिक पहा.

**अप्रमाद**—वि. बिनचुक; दोषरहित. ' विहित परी अप्रमादें। अनुष्ठानें। ' —ज्ञा ११. १४२८. —पु. प्रमाद; दोष. ( अचपळप्रमाणें रूप ). ' करुं आवडे अप्रमाद। तो तमोगुण। ' —दा २. ६. १९. [ सं. अ+प्रमाद ]

**अप्रमेय**—वि. १ न मापातां येण्यासारखें; अमर्याद. २ निश्चित करतां न येण्यासारखें; प्रमाणांनीं सिद्ध करतां येत नाही असा. ' त्रि आतां अप्रमेया। मज शरणागता आपुल्या। ' —ज्ञा ११. ५६०. [ सं. ]



**अप्रयास**—पु. श्रमांचा अभाव; कष्टाभाव; कष्टाहित्य; सुलभता. 'अप्रयासे नारददेवा । मरणार्णवा मज तारी ।'—एभा २.१०१; 'निधान लाघे अप्रयासी । तरी कां कष्ट सायासी ।'—युच १.५८. [ सं. ]

**अप्रयोजक—जिक**—वि. १ निरुपयोगी; बेजहरीचें; कवडीमोल; अनवरथक. 'परी रात्रीविषयी अप्रयोजिकु । जालाचि की ।'—अमृ ६.६४. २ गैरवाजवी; विसंगत; अनुचित. 'हा सुधारणेचा हुतुव अगदीं अप्रयोजक होता'—टि ४.२९४. [ सं. अ+प्रयुज् ]

**अप्रवासी**—वि. प्रवास न करणारा; देशाटन न करणारा. 'अक्रुणी अप्रवासी तोच सुखी.' [ सं. अ+प्रवास ]

**अप्रवाही**—वि. (शाप.) न वाहणारा; घन (पदार्थ). [ सं. ]

**अप्रवीण**—वि. तरबेज नसलेला; अकुशल; न सुरलेला. [ सं. ]

**अप्रवृत्ति**—स्त्री. १ प्रवृत्तीचा अभाव; नावड; मनाचा ओढा नसणें. २ शास्त्रनिषिद्ध कर्म; कुमार्ग. 'जे अप्रवृत्तीचा अव्हांटा । सांङ्गिनि विधींचिया निचे वाटा ।'—ज्ञा ७.४८. [ सं. ]

**अप्रशस्त**—वि. १ अरंद; मोकळें नसलेलें; चिंचोळें. २ बेडौल विशोभित. ३ अनभिजात; गैर; अशिष्ट; अनभिमत; संप्रदायास सोडून. [ सं. अ+प्रशस्त ]

**अप्रशिखा**—स्त्री. एकाचा मित्र त्यास ठार करावयास प्रवृत्त झाला असतां आपलें मृत्युदत्त इतरांस ज्ञात व्हांवें म्हणून त्यानें अ—प्र—शि—ख या—भाषाक्षरयुक्त रचलेली एक चार चरणांची कविता. अनेन तव पुत्रेण । प्रभुप्तस्य वनांतरे । शिखामादाय हस्तेन । खड्गेनोपहतः शिरः ॥ (त्यावरून) सांकेतिक किंवा लाक्षणिक भाषा.

**अप्रसक्त**—वि. विसंगत; असंबद्ध; अप्रस्तुत; विषय, प्रसंग सोडून असलेलें; अनुचित. [ सं. ]

**अप्रसंग**—पु. १ अवेळ. २ अप्रस्तुत, अयोग्य गोष्ट. 'म्हणौनि अप्रसंगु तेणें । म्हणावा कीं तो ।'—ज्ञा १८.१६२६. [ सं. ]

**अप्रसन्न**—वि. नाखुष; असंतुष्ट; इतराजी झालेला; गैरमर्जी असलेला. [ सं. ]

**अप्रसाद**—पु. अवकृपा; नाखुषी; इतराजी; गैरमर्जी. [ सं. ]

**अप्रसिद्ध**—वि. १ खरें अस्तित्व नसलेलें; विद्यमान नसलेलें; उपलब्ध नसलेलें; कवींच्या असंभाव्य कल्पनेंतच असलेलें. जसे—खपुष्प, शशाविषाण, वंध्यापुत्र वगैरे. ३ प्रचलित, रूढ नसलेला. ४ अप्रकाशित; न छापलेला (प्रंथ). ५ सांदीकोंदीचा; अविख्यात. कीर्तिमुळें—लौकिकानें प्रसिद्धीस न आलेला. ६ हलका; धुंद; [ सं. ]

**अप्रस्तुत**—वि. चालू काळाला किंवा विषयाला अयोग्य किंवा न शोभणारें; अप्रासंगिक; अनुचित; विसंगत. [ सं. ]

**अप्रशंसा**—स्त्री. एक अर्थालंकार; अन्योक्ति पहा.

**अप्रा**—अपुरा; अपरा पहा.

**अप्रार्काणिक**—प्रकरणास सोडून; अप्रस्तुत. [ सं. अ+प्रकरण ]

**अप्राट**—वि. (काथवडी) अपरंपार. 'अप्राट त्यानें पुण्य केला.'—मसाप ३२०. [ सं. अपार ? ]

**अप्रात**—वि. अमर्याद. 'पृथुतरे सरळें । अप्रातें एकें ।'—ज्ञा ११.१२४. [ सं. ]

**अप्राप्त**—वि. १ न मिळालेले; अनागत; अलब्ध. २ अकृतार्थ; (ल.) ज्यास ब्रह्मानंद मिळाला नाही असा. 'परी नेणती ते काय कीजे । अप्राप्त देखें ।'—ज्ञा २.२५३. ० **यौवन**—न. वयांत न आलेला; यौवनावस्था प्राप्त न झालेला; कोंवळा. ० **व्यवहार**—पु. हायद्यानें वयांत न आलेले मूल; अज्ञान; अजातव्यवहार पहा. [ सं. ]

**अप्राप्ति**—स्त्री. न मिळणें; प्राप्ति न होणें; (ल.) ब्रह्मानंद-प्राप्तीचा अभाव. [ सं. ]

**अप्राप्य**—वि. अलभ्य; मिळण्यास कठिण. [ सं. ]

**अप्रामाणिक**—वि. १ अविश्वासनीय; विश्वासाई नाही असा; विश्वासास अपात्र. २ लुचा; खोटा; शंका येण्यासारखा. [ सं. अ+प्रमाण ]

**अप्रामाण्य**—न. पुराव्याचा—आधाराचा अभाव. ० **ग्रह**—पु. खोटें मानणें; असत्य मानणें; अविश्वास. [ सं. ]

**अप्रासंगिक**—वि. अयोग्यकाळीं, अवेळीं केलेलें; विषयाला किंवा प्रसंगाला सोडून असलेलें; विसंगत; असम्योचित. [ सं. ]

**अप्रास्ताविक**—वि. अयोग्य तन्हेनें, अवेळीं सुरवात केलेलें, सांगिलेले; प्रसंगाला न शोभणारें; अप्रासंगिक; अप्रस्तुत. [ सं. ]

**अप्रिय**—वि. पसंत न पडणारें; असंतोषकारक; न आवडणारें; नावडतें. [ सं. ]

**अप्रीति**—स्त्री. असंतोष; नापसंती. 'सरकारचेबद्दल लोकांचे मनांत अप्रीति किंवा द्वेष उत्पन्न करणें यास राजद्रोह म्हणतात.'—टि १.६८२.

**अप्युक्त**—वि. (ना.) अलौकिक; नाविन्यपूर्ण; अप्रूप पहा. [ सं. अपूर्व ]

**अप्युपाई—बाई**—अपुरबाय पहा.

**अप्युष**—वि. (गो.) अपूर्व; प्रिय. [ सं. अपूर्व ]

**अप्युष**—वि. अपूर्व; अपरूप पहा. [ सं. अपूर्व किंवा अपरूप ]

**अप्रै**—अपरा पहा.

**अप्रेंटिस**—पु. उमेदवार; शिक्काऊ मनुष्य. [ इं. ]

**अप्रौक्ष**—अपरोक्ष पहा.

**अप्रौढ**—वि. ल्हान; वयांत न आलेला 'नाना अप्रौढ बाळकीं । तारुण्य राहें थोकीं ।'—ज्ञा १३.७८. [ सं. अ+प्रौढ ]

**अप्स्तुर्कफलचारी**—पु. सर्व शरीर लाल, कपाळावर पांढरा ठिपका, नाक व बरचा ओंठ पांढरा, डोळे धारे, हातांपायांवर काळे, जई, पांढरे ठिपके असेलेला घोडा. —अश्वप २९. [ उई ]

**अप्सरण**—न. (कनां.) दोष; अपहरण पहा. 'जीव देण्याचें अप्सरण माझ्यावर लाईं पाहतोस काय ?'—मेनका २८.

**अप्सरा**—स्त्री. स्वर्गातील स्त्रिया, वेद्या; (ह्या समुद्रमंथनकालीं अपः म्हणजे पाणी घापासून उत्पन्न झाल्या). गंधर्वांगना; देव-लोकांच्या नृत्यांगना. यांचीं प्रख्यात ७ कुळें आहेत. (१ घृताची २ मेनका, ३ रंभा, ४ जकेशी, ५ तिलोत्तमा, ६ मुकेशी, ७ मंजु-घोषा). 'घेउनि वराप्सरा अवलोक्री राजन्यसंगरा ज्या जी ।'—मोभीष्म २.१०. (ल.) सुंदर स्त्री. [सं. अप्सरसु; अप्+स्र.]

**अफजाईश**—स्त्री. वृद्धि; वाढ. —पेअ ६१. [फा. अफजाईश]

**अफड्ट**—वि. (गो.) तुडंब.

**अफतर**—अप्तर पहा.

**अफतरी**—वि. खराबी; दुर्देशा; दैन्यावस्था; नाश; हानी. [अ. अन्तरी]

**अफतरी**—अक्रीति; दुष्क्रीति; बदनाम; बदलौकिक; 'खराव जन निजकर्म करिती अधर्म राजाची अफतरी ।'—पेपो ३६८. [अ. इफतिरा]

**अफतादार**—वि. उजाड; ओसाड; न व्यापलेली; पडून राहिलेला (जमीन, घर, मकाण). [फा. उफतादहू=पडलेला.]

**अफताब**—पु. सूर्य; सूर्यप्रकाश. 'अफताब अस्तास कां जात नाही?'—मराचिधाशा ६१. [फा० आफ्ताब=सूर्य] **०गीर**—स्त्री. अबदागीर पहा. [फा. आफ्ताब+गिरफ्तन=पकडणे].—**गिऱ्या**—अबदागिऱ्या पहा.

**अफरातफर-रा-री**—स्त्री. १ घोटाळा; गोंधळ; गडबड पांगापांग (देशांतील). २ परागंदा स्थिति (लोकांची वगैरे). ३ अव्यवस्थित, विस्कळित स्थिति (वस्तूंची, कामाची). ४ लबाडीने केलेल अपहार. 'किल्ल्यावर लोकांचा ऐवज नक्त वगैरे अमेल त्याची अफरातफर होऊं न देतां जप्त करून ठेवणें.'—वाडसमा ३.६५. [अ. तफ्रीकू=फूट दि.]

**अफरातफरा-तफ्रीक**—वि. परागंदा; नष्ट; बेपत्ता; 'हिंदू माणूस होते ते ही अफरातफरा जाहले.'—रा १०.२९८; 'असल तहनामे विश्र्लुमुंदर यांचे गारतीचे वेळस अफरातफरीक जाले'—रा ७.२२३—**री**—किवि. १ अव्यवस्थित रीतीने; ढिलाईने; गडबडीने तारांबळीने. [अ. तफ्रीकू=फूट दि.]

**अफराद**—पु. १ सेवक. २ एकटा. 'हाली विसाजी राम, कृष्णाजी बायदेऊ याचा फजेद हा अफराद देशपांडेगिरीचा वारिसी होय.'—भाइसअ. १८३४.५७. [अ. इफ्राद=एकाकी]

**अफल-ळ**—वि. निष्फल; व्यर्थ; फुकट. [सं.]

**अफलाक-ग**—किवि. अधांतरी; फार वरून; अल्लाद—घोड्याच्या किंवा माणसाच्या (उडीला लावतात—) [अ. अफलाक=आकाश. अर. फलक=आकाश यांचे अव.]

**अफलाकांक्षी**—वि. बक्षिसाची इच्छा न धरणारा; निरिच्छ. [सं.]

**अफलाद-अफवाद-अहफाद**—स्त्री. १ मुलीचा वंश. 'अब्लादअफवाद (वंशपरंपरा) देखिले असे'—रा १५.१५९; 'ब-ओलाद व अहफाद चालविजे'—रा. २०.१४१. २ दत्तक पुत्राचा वंश. ३ रवेलीची, पाटाच्या बायकोची, किंवा दासीची संतति; लेकवळा [अ. अहफाद=नातवंडे]—**दी**—अफलाद पहा.

**अफवा, अफवाई**—स्त्री. कंडी; वार्ता; बाजारगप; अवाई; मुमका. 'अफवाई गोष्टीवर मदार नाही.'—रा ५.२९. [अ. अफवाह=तोडे; पचाह (तोड)चे अव. फा. अपवाही]

**अफसोस**—पु. १ शोक; दुःख. 'नबाबांनीं एकोन बहुत अफसोस केला.'—रा ७.१४२. २ (ल.) पश्चात्ताप. ३ उदा. दुःखदर्शक उद्गार; अंगरे, ! हायहाय ! 'अफसोस ! प्रत्यक्ष आमच्या शत्रूकडे !'—स्वप २२५. [फा. अफसोस=शोक. तुल० सं. अप+शुच् (शोक करणे)]

**अफळणें**—अक्रि. १ हिरवें. कच्चे किंवा अपक्व राहणें (फळ). २ अर्थवट शिजणें (अन्न). [सं. अ+फळ]

**अफळणें**—उक्रि. (काव्य) आपटणें; आदळणें; वर जोरानें पडणें. [सं. आ+स्फाल]

**अफाट**—वि. १ विस्तीर्ण; विस्तृत (स्थळ, अरण्य, तलाव, समुद्र, इमारत, काम). 'जैसा कां अफाट समीर।'—'ऐसा गाढा आणि अफाट । आतां कोण करी यया शेवट ।'—ह्या १५.२१३. २ मोटें; अचाट. ३ प्रबळ; अतिशय सामर्थ्यवान् ; आधर्थ्यकारक; उत्कृष्ट. सामाशब्द- अफाट बुद्धि, अफाटपराक्रम, अफाटसंपत्ति. [सं. अ+स्फुट; अ+फाट=फाटणें ?] **०गुळू**—न १ उनाड, मोकाट जनावर. २ (ल.) अशिक्षित; अडाणी; टोंब्या; धांगड.

**अफार**—वि. अतृप्त. 'आनंदसुत विभु हा नंदनंदन अफार विचंग घर ।'—आपद ८८. [सं. अपार]

**अफारी**—वि. फार वेळ समाधान न देणारा; थोडा वेळ भूक शमविणारा. [अफार पहा.]

**अफिडेव्हिट**—न. (कायदा) शपथपूर्वक लेखी जवानी; प्रतिज्ञालेख. [इं.]

**अफिण्या, अफिमी-ग्या**—वि. अफू खाण्याचे व्यसन असणारा; अफीण पहा.

**अफीण-म**—स्त्री. अफू; खसखसीच्या बोंडांतील वाळलेला मादक किंवा कैफ आणणारा चीक. याचे पीक हिंदुस्थानांत विशेषतः मालव्यांत येतें. हें झाड ३ ते ५ फूट उंच असून, फळास दोडा म्हणतात. त्यांतील रीं ते खसखस होय. अफू खाण्यानें निशा येते. ही अतिसारावर देतात. अफूच्या उतारावर मोहरीचे पीठ, रिठ्याचे पाणी देणें. अफू अग्निदीपक. पाचक, वीर्यस्तंभक आहे. [सं. अहिफेन; हिं. आफ्रीम-ण; बं. अफेवा; गु. अफे-फीण. अर. अफयून; इं. ओपियम. ग्रीक ओपिआन, ओपॉस=वनस्पतीचा चीक]. **०सारखा जीव ओढणें-लागणें**=अतीशय आवड

किंवा उत्कंठा असणे; ओढा असणे. ०.उत्तरवर्णे-( व. ) एकाद्याची चांगली खोड जिरविणे. ०.वाज-वि. अफूचे व्यसन असणारा. [ अफीग + वाज; अर. अफ्यून ]

अफू-फू-अफीग पहा.

अफुट-वि. न फुटलेले; अभेद्य; अद्वैत; अखंड. ' हे सरले अद्वैता अफुटाभाजी । ' -अमृ ९.७ [ सं. अ+स्फुट् ]

अफू-अफीग पहा.

अफेक-स्त्री. मोठी किंवा प्रबळ इच्छा; उत्कंठा; आशा, आवड; चट; चटक. ( क्रि० धर, वाल्ग ). [ सं. अपेक्षा=अपेक्सा=अफेका ]

अफू-फू-उद्दा. ( व. ) धनगराचा बकऱ्या हांकण्याचा शब्द; हरीं.

अफजाईश-अफतर-अफतरी-अफतागोर-गिन्या-अफताव-अफराद-अफ्लाद-अफवा-अफवाई-अफवाद्-अफजाईश-अफतर-अफवा इत्यादि पहा.

अव-क्रि. आतां; सध्यां. सामाशब्द-अवतक, अवतई=आतांपर्यंत. अवतव=वारंवार. [ सं. अद्य. हिं. ]

अवई-स्त्री. १ एक फूल झाड. २ एक वेल; घेवड्याची एक जात; याला खडसंबळ, पठारी, कोयतेवाल, ब्रम्ही अशीं नावे आहेत. यास आश्रितांत शेंगा येतात त्यांची भाजी करतात.

अवक-स्त्री. इटिदांड्या किंवा चेंडूच्या खेळांतील शब्द. ' एक ' या अर्थी. जमें.-अवक, दुबक; तिबक; अवकी, दुबकी, तिबकी; एक, दोन, तीन.

अवकरा-खरा-अपकरा पहा.

अवका-अपका पहा.

अवकार-पु. एक प्रकारचा फिडा; जो चावल्याने आंग सुजते. [ का. ]

अवकारी-आवकारी पहा.

अवखाद-( ना. ) अवकात-द पहा.

अवगळाला-वि. ( व. ) आवाळ झालेला; ज्याच्याकडे दुर्लक्ष झाले आहे असा. [ अवगळणे. सं. अवगलित ]

अवजब-पु. हमरीतुमरी; अरेतुने. [ हिं. अवे-जावे ]

अवजाळ-अपजाळ पहा.

अवजुक-वि. ( क. ) अवजड.

अवडधोबड-ओबडधोबड पहा.

अवड्ड-न. जाकीट? ' अंगरखे जाऊन अवड्ड; पाटलोणी, कोट निघाले. ' -ज्ञान १८. ९. १८७१.

अवद-पैवद-वि. अशाश्रत ' दौलत अवद-पैवद ' -रा २०. २८६. [ फा. अवद-पैवद ]

अवदा-स्त्री. १ संकट; विघ्न; अरिष्ट; २ पीडा; त्रास; दुःख. [ सं. आपदा ]

अवदागि(गी)र-स्त्री. १ राजे वगैरे थोर लोकांच्या डोक्यावर सूर्याचे ज्वलन निवारणार्थे मिरवणुकीच्या वेळीं धरावयाचे छत्र. हे राजासाठी किंवा सरदारासाठीहि असे. हा एक मान असून तो सरकार ज्याला देईल त्यानेच ही वापरावयाची; दुसऱ्याने वापरल्यास शिक्षा होई. यासाठी लागणाऱ्या गड्याचा पगार व दर तीन वर्षांनी कापड दांडा वगैरेचा खर्च सरकार देई. ही सालीना ६० ते ७० रुपयांची तैनात असे.-थोमारोजभा २. २७५. ' तीस हजार अवदागिरी बरोबर चाले दिगारा ' -तेपो १११. [ फा. आपताब=सूर्य + गिरफ्तन = पकडणे ]. ० गिन्या-पु. अवदागीर धरणारा मेवक. पगार दरमहा ५ रुपये. -समरो २. ६०. ० बाळ्या-स्त्री. कानांत घालण्याच्या ३२ बाळ्यांपैकी एक दागिना. ' नालबाळ्या अवदागिरबाळ्या तर्कधर । ' -अफला ५५.

अवदार-पु. जलशाळेवरील पाणी थंड, स्वच्छ करणे वगैरे कामावरचा अधिकारी. [ फा. आब्दार तुल. सं. अप् ] ० खाना-पु. पिण्याच्या शुद्ध पाण्याचा खजिना, सांठा; जलशाला; हौद. पाण्याचे खाते व या खात्याचे काम.

अवदारी-स्त्री. अवदाराची कचेरी व काम; अवदारखाना.

अवध-वि. १ न बांधलेले; मोकळे; स्वतंत्र. २ ( ल. ) असंबध; मूर्खपणाचे; विसंगत-(भाषण, वतन वगैरे). ' देह पांचमौतिक प्रसिद्ध । तो मी म्हणणे हें अवध । ' -एमा ९. २८८; ' कृष्णासी शरीरसंबंध । हा तंव बोलचि अवध । ' -एरुव २. १. ३ ढिले; ढिलाईचे; वेकेंद; वेबंद; स्वेर; स्वच्छंदी; (वर्तन वागणूक). ४ अशुध्द; वेडेवांकडे. ' अवध वांकुडे जैशातैशापरी । वाचे हरिहर उच्चारावे । ' -तुगा ८०९. ' अवध पोथी लहो नये । पोथीवीण कामा नये । अवध वाचू नये । वाचल्यावीण खोटे । ' -दा १४. १. ७८. -न. चूक; प्रमाद. ० मंत्र-पु. शास्त्रविरुध्द पिशाच्चादि साधनांचा मंत्र. ० मुख-वि. धाणेरड्या तोंडाचा; शिवराळ; अमन्न बोलणारा; फटकळ. [ सं. ] अवध-अवध अप. ' रामी रामदास ऐसे अवध बोळो । ' सप्र २. १८१.

अवंध-वि. निर्बंधरहित; स्वैर; मोकट. ' परि अंबंधा नित्य ब्रह्मभावा । बिघड नाही । ' -ज्ञा २. २५७. [ सं. अ+बंध ]

अवंधडका-वि. ( कर्ना. ) अनागोंदी; अंदाधुंदीचा कारभार. [ अवंध+धडका ]

अवधाक-णे-अपधाक-णे पहा.

अवना-ल-ळ-न. तरवारीच्या म्यानाचे वरचे टोपण (चांदीचे अगर सोन्याचे); याच्या उलट तहगाल. [ ? ]

अवब-उद्दा. आधर्यादार; अहह! [ का. अब्ब; ते. अब्ब ]

**अबरगत**—स्त्री. (कृ.) संकटाची भीति; खोटें संकट; बलागत पहा. [ बलागत अप. सं. अर्भगति ? ]

**अबरगोबर**—क्रि.वि. अव्यवस्थितपणें; दिलाईनें; गवाळपणें. (क्रि० सारवणें, माखणें, वगैरे) [ ? ]

**अबरचबर**—न. (प्र. अरबटचरबट), निःसत्त्व, बेचय अन्न; नीरस—रुख खाणें, बोलणें.—क्रि.वि. मूर्खपणानें; नीरसपणानें. [ सं. चर्व. तुल. फा. चर्व=तेलकट, द्विशक्ति ]

**अबरद**—अन्न पहा.

**अबर्गत**—वि. (कौ.) १ लहान मुलासारखा; असहाय्य. २ रोगिष्ठ. [ सं. अभे=लहान मूल+गति किंवा अर्भकवत् ]

**अबलक-ख**—वि. १ चित्रविचित्र रंगाचा; अनेक रंगांचा; सर्व शरीर लाल असून त्यांत पांढरे, काळे, जेदें पट्टे असलेला घोडा. हा घोडा फार दुर्मिळ होय.—अथप २९. 'पंचकल्याणी घोडा अबलक ।' 'अबलक पंचकल्याणी कुमाइत ।'—एपो १३९. [ अर. अबलक ]

**अबला**—स्त्री. बायको; बाई; स्त्री. 'अबला सांगती वडिलां । येणें अभिमान सांडिला ।'—एरुव १६.६३. 'बाळा खेळती अबला । त्याही विसरल्या ।'—तुगा १२५. [ सं. ]

**अबळ**—वि. १ ताकद किंवा बळ नसलेला; अशक्त; कमजोर; दुर्बळ; दीन; 'बळी अबळातें खाय । हेचि बाधित जरी होय ।'—झा १६.३०२. [ सं. अबला ] २ (ल.) अज्ञानी. 'बाळकाहार्ती दिधल्या फळा । खाचें हें न कळे त्या अबळा ॥'—एभा १५.२०. [ सं. अबल तुल० अर. अबलह=मूर्ख, अडाणी. ]

**अबळ**—स्त्री. हयगय; आवाळ. [ आवाळ ]

**अबा-ब्बा**—उद्ग. अबव पहा.

**अबा**—पु. १ वडील माणसास आदरार्थी नांव. २ बाप—ख २६८१. [ अबा हा शब्द सेमेटिक व इंडोआर्यन या भाषांतून आढळतो. याची अत्री, अब्बा, अत्ता वगैरे रूपे आहेत. लहान मूलप्रथम बापाला या शब्दानें हांक मारतें म्हणून तो तद्राचक शब्द बनला. इंडोअब्या=बाप; हि. बाप, बाब; अर. अब्बास, अबु=प्रेष्ठ; हिब्रू आबा=बाप; खाल्डियन-सिरिअक अब्बा=बाप. लॅ. अब्बास=बाप, परमेश्वर; सि. अबो; ते. का. अब्ब=बाप. ]

**अबाजा**—पु. संबंध; अधिकार. 'मटानजीक माती खणावया तुमचे काय अबाजा आहे !'—रा १५.१५९. [ अर. इश्फा; अजाबा ? ]

**अबाट**—वि. १ न बाटलेला; जो भ्रष्ट झाला नाही असा; दूषित नसलेला; दोष न देतां येण्यासारखा. २ (क.) जातीबाहेर, वाळींत न टाकलेला. [ सं. अ+भ्रष्ट ]

**अबाठ**—वि. लहान व अपुऱ्या बनलेल्या कोयीचा—अंबा. [ अ+बाठ ]

**अबाद-अबादानी**—आबाद पहा.

**अबादगुणी**—वि. (व.) ज्यांत अनेक दुर्युण भरले आहेत असा. [ आबाद+गुण ? ]

**अबाध-धित**—वि. १ अदूषित; आक्षेप न घेतलेला; शास्त्रादिकांनीं संमित दिलेला; अविरोध. २ विरोध—प्रतिकार न करतां येण्यासारखें; कायम; नाकबूल करतां न येण्यासारखें. सामाशब्द—अबाधितबुद्धि—कल्पना—पराक्रम—सामर्थ्य—चातुर्य—कौशल्य. ३ उत्पत्ति, स्थिति व लय यांची बाधा न होणारें; मुक्त. ४ त्रिकालाबाधित (भूत, वर्तमान, भविष्य या तिन्ही काळीं बाध न येणारें). [ सं. ]

**अबाव**—पु. १ अबवाव; निरनिराळ्या प्रकारचे सरकारी कर. २ गांवचे हक्कदार यांचा वांटा वजा करून सरकारला साऱ्याबद्दल जें धान्य, ऐन जिप्तस धावयाचें तें. ३ (नगर)—आंब्याच्या पिकाचा अंदाज. [ अर. अबवाव, बावचें अब. ]

**अबावय-अबावा**—उद्ग. अबव पहा. आश्रय; अंचेबा. **अकरणें, वाटणें**—क्रि. अवडंबर माजविणें; कांगवा करणें; थैमान मांडणें; बोंबावोंव करणें. [ ध्व. ]

**अबा(ब्बा)शाई-ही; अब्बाशी**—वि. गहिरा—गर्द तांबडा व काळसर—अब्बास फुलासारखा रंग. या रंगाचें वस्त्र. [ हिं. ]

**अबांव**—न. कांगवा; थैमान; बोंबावोंव; अबावा पहा.

**अबीर**—पु. चंदन, केशर, कापुर, कस्तुरी यांच्या मिश्रणांनं केलेला सुगंधी पदार्थ. [ अर. अबीर ]

**अबुज**—क्रि.वि. (व.) बुजल्यासारखें; ओकें. **अबुज वाटणें**—न करणें; चैन न पडणें; न सुचणें; न बुजणें. [ सं. अ+बुज ]

**अबुध्द**—वि. माहीत नसलेलें; न समजलेलें. **-ध्द-ध-वि.** मूर्ख; समज नसलेला; शहाणा नसलेला. [ सं. अ+बुद्धि ]

**अबुद्धिपूर्वकस्फूर्ति-प्रवृत्ति**—स्त्री. (तत्त्व.) उपजतबुद्धि. (इं. इन्स्टिक्ट).

**अबुध्दया**—वि. अजाणता; नकळत; अबुद्धिपुरस्सर. 'यावरून राष्ट्रीय पक्षास 'इंग्रजी साम्राज्यांगत स्वराज्य' मान्य नाही असें जें कित्येक बुद्ध्या किंवा अबुध्दया विधान करतात तें सर्वस्वीं निमूल होय.'—त्रि. ३.२८३. [ सं. ]

**अबूज**—वि. अडाणी; अरळड; चमत्कारिक; विचित्र [ सं. अबुध्द; हिं. अबूझ ]

**अबे**—उद्ग. अरे. [ हिं. ]

**अबेदबे**—स्त्री. १ अरेतुरे; हमरीतुमरी. २ उध्दटपणाची भाषा वापरणें—करणें; वांकडेंतिकडें बोलणें. (क्रि० करणें.) [ हिं. अबे द्वि. ]

**अबाट**—वि. (प्रां.) बोट न लावलेलें; स्पर्श न केलेलें; चव न घेतलेलें; उपयोगांत न आणलेलें; (अन्न, पदार्थ, वगैरे). २ अखंडित लेप (रा.) अनामिका (बं.) 'तें लागलेसें अबोट । चंदनाचें ।'—झा १५.३.

**अबोध**—वि. अज्ञानी; जाणीव नसलेला. —पु. अज्ञान; ज्ञाना-भाव, 'वस्तूची अपुला जो अबोध। तो ऊर्ची आठुळीजे कंठ।' —ज्ञा १५.८८. **अबोधन-ध्य**—न. मूर्खास शिकविणे. **-नीय-ध्य**—वि. १ सांगण्यास, जाणण्यास, शिकविण्यास कठिण. २ शिकण्याला कठिण; जड; मंद; बुद्धिहीन. [ सं. अ+बुध् ]

**अबोल, अबोलका-णा, अबोल्या**—वि. १ मुखस्तेम; बडबड न करणारा; जास्त बोलवयास नको असलेला; मितभाषी. 'आत्मा अबोलणा स्वयं. परि तोचि बोलतो म्हणावा निश्चयें।' —साधादी ४.३०७. २ गाण्यांतला विदिष्ट स्वरयुक्त जो बोल त्या विरहित असा. 'कां न सज्जितां वीणा। तो नाद जो अबोलणा।' —अमृ. ४.१. ३ मुका; स्तब्ध. 'एक सदां गाती नाचती। एक तें होती अबोलणें।' —एमा २.६३१. [ सं. अ+बोलणे ]

**अबोला**—पु. १ कोणाच्या चुकीबद्दल रागावून न बोलणे. कुठ्या मनानें राहणें; परस्पर भैत्रीत अंतर पडणे; रसवा किंवा द्वेष इ. कारणांमुळे एकमेकांशीं न बोलणें. २ (सामा.) मौन. 'ब्रह्माचा अबोला फिटावा। अद्वैतत्त्वं तो भेटावा।' —ज्ञा १७.३३२. ( कि. धरणें, करणें. ) **-लण्या**—वि. न बोलण्यासारखा. 'तुका म्हणे नष्ट। अबोलण्या तुझ्या चेष्टा।' —तुणा १४१९. [ अ+बोलणें ]

**अब्ज**—न. एक संख्या; शंभर कोटी; अवै. [ सं. अबुद ? ]

**अब्ज**—न. कमळ. [ सं. अप् = पाणी +ज = जन्मलेले ]

**अब्जिनी**—स्त्री. कमळिणी. 'अद्रयाब्जिनी विकाशु। वंदूं आतां।' —ज्ञा १६.१.

**अब्जुग**—न. नवलविशेष; अद्भुत. [ ? ]

**अब्द**—पु. १ मेघ. २ वर्ष. ३ सांत्वसरिक धाद. 'प्रयागें अब्द-चवदा श्रीरामें सांग सारिले।' —मोरा १३. [ सं. ]

**अब्धकरणे**—कि. धक्का बसणें; भीति वाटणें; अपधाकरणे पहा. [ सं. अप+धाक ]

**अब्धि**—पु. १ समुद्र; महासागर. 'नातरी शब्दब्रह्माब्धि। मंथिल्या व्यासबुध्दि।' —ज्ञा १.५१. २ ( एकंदर समुद्र सात आहेत, त्यांवरून ) ७ संख्या. [ सं. ]

**अब्ध-ब्धा**—उदा. अहा! ओहो! अबध पहा. ( कि० करणें, म्हणणें ). [ ध्व ]

**अब्बस**—स्त्री. निर्भर्त्सना; फजीती; अपमान. ( कि० करणें ). 'अब्बस केली.' = फजीती केली. [ अवे किंवा अब् + बस = आतांपुरे ]

**अब्बा**—पु. ( ख्रि. ) बाप; बाबा. 'तो बोलला अब्बा, बापा गुला सर्व साध्य आहे.' —मार्क १४. ३६; रोम ८. १५; गल ४. ६ [ अबा पहा ]

**अब्बाशाई-ही**—अबाशाई पहा.

**अब्बाशी**—स्त्री. १ अबाशाही. २ ( व. ) लहर; भिजास. 'एवढी अब्बाशी नाही चालणार येथें.' [ अब्बा+शाही ]

**अब्रश**—वि. १ घनदयाम; काळासावळा. २ टिपेदार; कुट्टी. [ अर. अब्रस=कुट्टी तुल. सं. अब्रसम ]

**अब्रह्मण्य**—वि. ब्राह्मणास करण्यास अयोग्य. —न. ब्राह्मणा-विरुद्ध गोष्ट; पाप; दुष्कृत्य. [ सं. ]—उदा. ( ल. ) अरेरे ! घात झाला !

**अब्राह्मण**—पु. ब्राह्मणेंतर हिंदु; शूद्र. [ सं. ]

**अब्रू**—स्त्री. मान; कीर्ति; लौकिक; प्रतिष्ठा; मान्यता; इज्जत. [ अर.

आब=पाणी+रू=तोंड—तोंडावरील कळा, तेज. ] **०गाड्यावरून चालणें-जाणें**—दुष्कीर्ति होणें; बदलौकिक होणें. —बाळ २.११.

**०खाऊ-घेणा**—वि. १ दुसऱ्याची अब्रू घालविणारा, घेणारा. २ अष्ट किंवा निष्फळ करणारा; मोडता घालणारा; भोंदणारा; चकविणारा; पेंचांत घालणारा. **०घेणे**—कि. १ अपमान करणें; अप्रतिष्ठा करणें; मानहानि करणें. २ शील अष्ट करणें; ( सभोगाचा ) बलात्कार करणें.

**०चा-दार**—वि. प्रतिष्ठित; योग्यतेचा; माननीय; लौकिकबान; इश्रत-दार. **०ची चाड**—स्त्री. प्रतिष्ठेची आस्था; काळजी. **०चे कांकडे**—

पु. अब्रूचा नाश. —स्वप २८३. **०जाणें**—कि. अपमान होणें; कीर्तिनाश होणें. **०नुकसानी**—स्त्री. ( इ. डिफेशन ) ( कायदा ).

कोणा मनुष्याच्या मनःस्थितीला किंवा बुध्दीला, सद्गुणाला, जातीला, धंद्याला कमीपणा येईल असा मजकूर बोलून किंवा लिहून प्रसिध्द करणें; लेखानें, भाषणानें, खुणांनीं अगर चिन्हांनीं एकायाची वेदंजत करणें.

**अब्लक**—अबलक पहा.

**अभक्त**—वि. भक्त नसलेला; पूज्यबुध्दि नसलेला. 'तेविं भक्त-पाळक अभक्त संहार ॥' [ सं. ]

**अभक्ति**—स्त्री. १ अर्पति; श्रद्धेचा अभाव. २ द्वेष; नावड. [ सं. ]

**अभंग**—वि. १ अविनाशी; अखंड; अक्षय; निश्चल; निरंतर.

'श्रीकृष्णरंगें सुरंग। अहेवपण तेंगें अभंग। तेचि कुंकुम पै चांग।

मुखचेंद्री चंद्रमा।' —एरुव ७.१७. २ ( ल. ) ब्रह्मस्वरूप; अवि-

नाशी स्थिति. 'हे करणी केली जनादें। मज अभंगीं घातलें तेंगें।' —

एमा १८.३९३. ३ न तुटलेलें, फुटलेलें, उल्लंघलेलें; सतत; अवि-

रत. 'प्रपंचाची धाडी। अभंग हे।' —ज्ञा १३.९९२. 'यालागीं जो निःसंगु। तोचि अभंगु साधक।' —एमा २.१५६. [ सं. अ+

भंग ]—पु. एक मात्रावृत्त. चरण वार. या वृत्ताचा धरबंध फारसा

नाहीं. याला मात्रा वगैरेचा नियम फारसा लागू पडत नाही. चरणांत

तीनपासून आठपर्यंत अक्षरें. महाराष्ट्रांत या वृत्ताचा प्रसार वारकरी

पंथांतील संतांनीं फार केला. उदा. सुंदर तें ध्यान उभें विटेवरि । कर कटावरि ठेवूनिया ॥ तुणा १

**अभंग**—पु. अयोग्य गोष्ट; खोटी रीत. 'तेथ न बुवावा

अभंगीं। आत्मराजु ।' —ज्ञा १८.२८०. [ सं. ]

**अभंगी**—वि. अभंग पहा.

**अभंड**—न. १ भांड्यांतून जिन्नस तोळून देण्यापूर्वी त्या भांड्याचे वजन करण्यासाठी वजन किंवा इतर जिन्नस तराजूतील दुसऱ्या पार-ज्यात टाकून कांटा समतोल करणे. २ अशा तऱ्हेने वजन करण्या-साठी टाकलेली वजन किंवा इतर पदार्थ. [ सं. भंडू=परिमाणे=वजन करणे. —पाणिनी ]. ( कि० करणे ). ३ जिनसाचे फार मोठे गडे; एका गाडीत दोनच डाग जातील अशा प्रकारचे मालाचे गडे. ४ ( व. ) संकट; चिंता. ' या लमाचें मला मोठें अभंड पडलें आहे. '

**अभंड**—वि. १ पुष्कळ; अमर्याद; फार. ' यंदा नदीला पाणी अभंड आलें. ' सामाशब्द—अभंड पाऊस—पीक—धान्य—वार इ०. ' तुका म्हणे काळें काळें केलें तोंड । प्रकाश अभंड देखोनियां । ' —तुगा ३९८६. २ कुमांडी; खोडसाळ. ३ जहांबाज; आडरांड; भांडखोर; कजाग. ' सवती ग सवती नित्य भांडती नाही कोणाचा कमजोरा । पति पांगळा करुनि वसविला अभंड नारी शिरजोरा । ' —पला ५.९. [ सं. भंडू=घट्टा करणे; भांडणे. ]

**अभद्र**—न. वाईट गोष्ट; अकल्याण; अशुभ. ' अभद्र व्हावें शिशुपाळासी । '—एरुव १३.४२. —वि. १ वाईट; अशुभ; अनिष्ट —भाषण ( मरण, आजारीपण इ० चे ); घाणेरडे; अपशब्दाचे—बोलणे; गचाळ; तिडकारा उत्पन्न करणारे; बीभत्स; द्राड. ' असा जरि नसे रुचे तरि न तो अभद्र क्षण । '—केका ९४. २ वाईट नजरेचा; दुष्ट भाषण करणारा. [ सं. ]

**अभय**—न. १ सुरक्षितपणाची, निर्भयतेची खात्री. २ भीति नसणे; सुरक्षितता. ' अभय असे '—कशाबद्दलहि भिजं नको; निर्भय रहा. ३ अभयमुद्रा. —वि. निर्भय. ' स्वकर्म आचरणारे अभय जे बळी सर्वां ठाई । '—एपो ४२०. **अकर**—पु. अभय दर्शविणारी देवतेची किंवा राजाची हस्तमुद्रा किंवा हात. ' तुझीथेन अभयंकरें । अनावर माया हे वोसरे । '—दा १.४.९. **अडिडिम**—पु. १ निर्भयता असल्याबद्दल वाजविण्याचा डमरु; दुदुंबी वंगरे. २ ( ल. ) संरक्षणाच्या खात्रीबद्दल स्पष्टपणे जाहीर रितीने बोलणे; सुरक्षितपणाबद्दलचें वचन—कौल वंगरे. **अदान**—न. सुरक्षिततेबद्दलची देण्यात येणारी खात्री—हमी, वचन. **अपण**—न. अभयदान.

**अपत्र**—न. सुरक्षितपणाबद्दलचें राजपत्र; कौल; सरकारच्या दहशतीने अथवा दुष्काळाने रयत परांगदा झाली असतां तिला आश्वासन द्यावयाचें पत्र, दवंडी, जाहीरनामा. **अमुद्रा**—अभयकर पहा.

**अलेख**—अभयपत्र पहा. ' समुद्रान करण्याचा जर त्यास प्रसंग आला तर कपतानाकडून नौकेबद्दल अ० घेतल्यावांचून तो तिजवर पाऊल ठेवणार नाही काय ? '—नि ८८८. **अखचन**—अभयदान पहा.

**अहस्त**—अभयकर पहा. ' धर्मप्रतिष्ठा तो सिध्दु । अभयहस्तु । '—शा १.१३.

**अभयंकर**—वि. भीति वाटण्यासारखें नसलेले; सौम्य. [ सं. ]

शुको. १. १४

**अभर**—स्त्री. आकंठवृत्ति; पूर्णता; विटपर्यंत समाधान. ( कि० करणे, होणे, धरणे ). —वि. अतिशय तृप्त झालेला; भरलेला; श्रीमंत. ' चिर वरा अभर जाले बहुत । '—दावि ८; ' येक लाभें अभर जाले । '—दा ११.४.२५. [ सं. आ + भृ ]

**अभरवण**—स्त्री. १ आकंठ भरणे; अधिक घेणे. २ पोटापेक्षां जास्त जेवणे. ( कि० घे, ये ). [ सं. आ+भृ ]

**अभरंवशी**—क्रि.वि. १ आपत्तीत; निराशेच्या अवस्थेत; आशाभंगाने ओढवलेल्या संकटात. ' अभरंसी नको टाकु जसे जळ वळवाचें वाहवळें । '—होला ७९. २ बेभरंवसेपणाने; विश्वासघाताने. [ अ+भरंवसा ]

**अभरंवशी**—वि. अविश्वासी.

**अभरंवसा**—पु. विश्वासाचा अभाव; निराशा; विश्वासघात ' तुमच्या भरंवशावर मी राहिलों, आतां ऐते वेळेस अभरंवसा करूं नका. ' [ अ+भरंवसा ]

**अभराड**—वि. ( कों. ) गभेधारणेशिवाय जाणारे वर्धे; बाह्यकाळ ( गाय, म्हैस इत्यादींच्या बाबतीत ). —न. गभेधारणेशिवाय राहाणारे गुरू. [ सं. अ+भृ ]

**अभर्तृका**—स्त्री. १ विधवा; ( प्र. ) गतभर्तृका ( याच्या उलट सभर्तृका. २ कुमारी. [ सं. ]

**अभव**—पु. संसाराच्या उलट स्थिति ( मोक्ष ). ' अंनमो श्रीजानार्दना । नाही भवअभवभावना । '—एभा १.१. [ सं. ]

**अभक्षणिय-अभक्ष्य**—वि. खाण्यास निषिद्ध-अयोग्य-निर्-पयोगी ( मांस, मद्य इ० ). [ सं. ]

**अभागी-अभाग २-अभाग्यवान**—वि. कपाळकरंटा; खोळ्या नशिवाचा; दुर्दैवी. ' त्यासी न भजे अभाग्य कोण । '—एभा २.२९.

**अभाग्याची पुतळी**—स्त्री. दुर्दैवी, कपाळकरंटी स्त्री. ' तिथं-ही अभाग्याच्या पुतळ्या, कपाळकरंटा गोपिकाबाई. '—तोवेंड १९.

**अभाग्ये**—न. ( गो. ) अभागी माणूस. ' अभाग्ये तूं नशिवात मेळौंक जाय. ' [ सं. अभागी ]

**अभांड**—अभंड पहा.

**अभांडकुभांड**—न. तोहमत, आळ; किचाट; कुभांड पहा.

**अभांडी कुभांडी**—कुभांडी पहा. [ कुभांड द्वि. ]

**अभाय**—न. ( खा. ) आभाळ.

**अभार**—आभार पहा.

**अभारण**—न. निरवणूक; सोंपवणूक; भार घालणे; टाकणे. ' पांड-वांचे अभारण घातले कवणासंगे । '—आए ११६. [ सं. आ+भार ]

**अभाव**—पु. १ वाण; मुळीच नसणे; अंसंबव; शून्यता; नास्तित्व. अभावाचे ४ प्रकार.—१ प्रागभाव.—२ प्रश्नसाभाव. ३ अन्योन्याभाव. ४ अत्यंताभाव. उ० १ लमापूर्वीचें ब्रह्मचयें. २ मृत्यूनें नाश होणे.

३ पुरुषाचे ठिकाणी स्त्रीत्वाचा अभाव. ४ वंध्यापुत्र. २ नास्तिकपणा; नास्तिकबुद्धि. 'अभावाची घेतली नरडी। धाकें उदर तडाडी।' —दा ५.९.४६. [ सं अ+भू=दोणे ]. —**अभावी**—शब्. १ ऐवजी; नसला तर. २ अर्धभव असतां.

**अभाव**—पु. १ शंका; वहीम; अंदेशा; कल्पना; समज. 'हा श्रीमंत आहे असा लोकांमध्यें अभाव आहे.' २ भंगवसा; विश्वास. 'भापेचें तिसरें वसतिस्थान न्यायाविशांच्या कचेऱ्या. या ठिकाणाचा मराठी भाषेच्या कैद्याऱ्यांस मोठा अभाव आहे.' —नि ११३. [ सं. आ+भाव ]

**अभावणी**—स्त्री. १ पिकाचा अंदाज; कोंकणांत खोत हा दरेक शेताचा पीक उभें असतांना पंचांसमक्ष व पाटलासमक्ष पाहणी करून जो पिकाचा अंदाज ठरवितो ती; पिकांची आणेवारी. 'अर्थेलीबद्दल पुढें मागें तकार पडें नये म्हणून शेतांत उभी पिळें असतांनाच एकंदर उत्पन्नाचा अजमास किंवा अभावणी करण्यांत येते' —टि २. ६०७. २ प्रत्येक शेतवार अभावणीचें नोंदणीपत्रक. हे खोताचें नोंदणीपत्रक असून यांत एकंदर कुळाचीं नांविं, जमीन, पीक व खोताचें घ्यावयाचें पीक यांची नोंद असते. यावस्तुनच खेतावणी म्हणून दुसरें एक नोंदणीपत्रक करतात; अंदाजपत्रक. [ सं. आ+भू (भाव) ]

**अभावनीय**—वि. १ अतकथें; न जाणण्याजोगें; न समजण्यासारखें. २ अचिंतनीय; मनांत घेण्यास, विचार करण्यास अयोग्य. [ सं. ]

**अभाविक**—वि. १ देवावर विश्वास न ठेवणारा; श्रद्धा नसलेला; भाविक नव्हे तो. २ अतकित; अकल्पित; आकस्मिक; आर्गनुक; विचार न केलेला; चिंतन न केलेला. —न. अल्पत्व; अल्पराशि. जवळजवळ अभाव. 'त्याचे घरीं भोजनास गेलों परंतु तूपसाखर यांचें अभाविक होते.' [ सं. अ+भाव ]

**अभावे ब्रह्मचर्य**—न. विषयपूर्वतेचीं साधनें नसल्यामुळे, न मिळाल्यामुळे आपोआप घडणारे ब्रह्मचर्य; तुरगब्रह्मचर्य. 'बृध्दानारी पतिव्रता' यासारखा सोंबळेपणा.

**अभाळ**—न. १ आकाश; अस्मान. म्ह० अभाळ फाटलें तर ठिगळास काय थावें. २ अन्न; दग; मेघपटल; काळोखी; दगानें व्यापलेलें आकाश; दगाळपणा. 'कडकडित अभाळें। येऊनि आकाशा झंकोळे।' —एमा ७.४४९. 'गगनीं अभाळ आलें। मागुती सवेंचि उडाडें।' —दा २०.७.२६. ३ (ल.) संकट; बंड. 'मोंगलांचें पारिपत्य झालें म्हणजे चार अभाळें उठलीं आहेत हीं विरतील.' [ सं. अन्न + आलय; प्रा. अब्भ; गु. आम; झें. अन्न; फा. अन्न ].

० **कोसळणें**—मोठे अरिष्ट येणें; गुदरणें. ० **खराळणें**—(व.) आकाशांत जोराचा गडगडाट होणें. ० **डोक्यास टेकणें, लागणें, दोन बाटें उरणें, ठसठसां लागणें, टेगणें दिसणें**—होणें—अति गर्विष्ठ माणसाबद्दल योजावयाचे प्रयोग. ० **फाटणें**—मोठें अरिष्ट गुदरणें; सर्वच बाजूंनीं संकटें येणें. ० **येणें**—क्रि. संकट येणें. —**वर**

० **येणें**—एकावर एक संकटें येणें, ओढवणें. —**ळाखालीं—तळीं**—पृथ्वीच्या पाठीवर; मृत्युलोकीं; पृथ्वीवर. —**वर धुकणें**—निष्फळ प्रयत्न करणें किंवा आपल्याच अंगावर बाजू ओढवेल असें कृत्य करणें. —**शीं भांडणें**—१ अती जंच होणें, असणें; गगनबुवित असणें—झाडें, इमारती वगैरे. २ भयंकर भांडखोर असणें; निष्कारण कलह करणें; वाऱ्याशीं भांडणें. —**वर चढणें**—१ वरचढपणानें अधिकाधिक मागणी करणें; एकसारख्या मागण्या करीत राहणें. २ अरेराव होऊं लागणें; आडवतेखोर वनणें. —**स भांक पडणें**—अति वृष्टीबद्दल योजावयाचा प्रयोग; मुसळधार पाऊस पडणें. संततधार लागणें. —**चा गंड**—पु (शेतकीं) = अत्रा दगांची गर्दी. —**चा गाळ**—पु. गर्द दग; मळम; दगाची काळोखी. —**ची सावली**—स्त्री. क्षणभंगुर गोंध; पाण्यावरील बुडबुडा; अन्नद्राया; दगाची सावली.

**अभि**—उपसर्ग व शब्दयोगी अव्यय. १ सारखेपणा, साम्य, सादृश्य. उ. अभिरूप; अभिराम (याप्रमाणें, असें). २ साविध्य उ० अभ्यमि; अभिचर; अभिमुख; (पुढें; म्हणून). ३ वेगळेपणा; पृथक्त्व (निरांतराच्या प्रकारें, वेगवेगळे), ४ संयोग; विवक्षितपणा (संबंधी, विषयी). उ. अभिधान; [ सं. अभि; तुल. ग्री. अभि; लॅ. ऑब; स्नेद. अडवि; गॉ. वि; ओल्ड हायजर्मन. बी ]

**अभिकार—गार—घार**—पु. १ यज्ञांत हवन करावयाच्या द्रव्यावर किंवा होमाकरितां घेतलेल्या अवदानावर तूप घालणें. २ (व.) जेवणाच्या सुरवातीस वाढावयाचें तूप; अन्नशुद्धि. ३ (ल.) पाहुण्यांच्या पानावर थोडेंसेच तूप ओतणें. ४ सिंचन. [ सं. अभिघार ]

**अभिघारणें**—सक्रि. तुपानें सिंचन करणें. 'नमस्कारावें वाढितां अन्न। अभिघारावें पहिलेंचि जाण।' —गुच। ३७.१२५. [ सं. अभिघार ]

**अभिचार**—पु. दुसऱ्याला दुखापत किंवा नाश करण्याचे मंत्र किंवा जादूटोणा; जारणमारण; करणी. 'यालागीं रिषे अभिचारीं। ते ममता खरी तामस।' —एमा २५.१३२. 'क्षतहतेश्वर हुत गज ते अभिचारप्रयोगसे फिरले।' —मोमीष्म १०.६९. २ यासंबंधी होमादिकर्म; अनुष्ठान इ. ३ हिंसा; वध. [ सं. अभि+चर् ]

**अभिचारक—रिक्**—वि. १ जारणमारण करणारा; अभिचार करणारा; जादूगार. 'आणि अभिचारकीं तिहीं। उपद्रविजे जेतुलें काहीं।' —झा १६.४००. २ जारणमारणसंबंधी; अभिचाराचें; जादुगिरीचें. 'तेथींचा अगम अभिचारक। वेदविरुद्ध मार्ग देख।' —एमा। १३.१२०.

**अभिचारी**—पु. अभिचार करणारा; मांत्रिक; जादुगार. 'ऐसां कव्हणी नाहीं अभिचारिक्। जो होमी कोकिळांचा देशिक्॥' —शिख ८४३. [ सं. ]

**अभिजन**—पुन. १ जन्मभूमि; मानुभूमि; स्वदेश. २ कुटुंब; कुल; वंश. ३ उत्पत्ति. ४ उच्च कुल; सत्कुल. ५ पूर्वज किंवा वंशज.

६ नातलग; परिवार; सेवकजन; अनुचर. [ सं. ] **०सत्ता**—स्त्री. जीत सरदार प्रमुख आहेत अशी राज्यधृति; उमरावसत्ता; इं. अॅरिस्टॉक्रसी. ' परंतु त्यांतील अभिजनसत्तेचें बीज मात्र त्यांनीं नेले नाहीं. '—पार्लमेंट २७६.

**अभिजपणें**—सक्रि. जप करणें; पुनःपुन्हा उच्चार करणें; पठण करणें. ' शब्दगर्भमंत्र अभिजपून लक्षांच्या पानांतील हिरव्या रंगाच्या मनोहारितेला हरताळ फांसणार असेल. '—विचावि २. [ सं. अभि+जप् ]

**अभिजात**—वि. १ कुलीन; सभ्य; थोर मनाचा; प्रतिष्ठित; उच्च दर्जाचा. ' तरि आतां पवित्र तयांचेचि कुळ. अभिजात्य तेंचि निर्मळ. '—ज्ञा १.४२१. २ सुसंस्कृत; विदग्ध; इं. क्लासिकल.

**०वाङ्मय**—न. विदग्धवाङ्मय; उच्च दर्जाचें वाङ्मय; श्रेष्ठ प्रतीचें—पहिल्या प्रतीचें ग्रंथसाहित्य. ( इं. क्लासिकल ) [ सं. ]

**अभिजानि**—स्त्री. १ मनाचा थोरपणा; सभ्यपणा. २ कुलीनता; उच्च वंश. [ सं. ]

**अभिजित्**—न. २० वें नक्षत्र. उत्तराषाढा नक्षत्राचा शेवटचा ( चौथा ) भाग व ध्रुवण नक्षत्राचा १५ वा अंश एवढ्या कालस अभिजित् नक्षत्र म्हणतात ( इं. लायरा ). या नक्षत्राचा क्रांतिवृत्ताशी संबंध नाहीं. हें फारच उत्तरेस आहे. ' तो मी अभिजित् म्हणे हरी । '—एमा १६.२२१. —पु. १ दोन प्रहरेचे बारा वाजण्याच्या पूर्वी एक घटका व नंतर एक घटका मिळून दोन घटकांचा काळ; सूर्योदयापासून आठवा मुहूर्त. ' वीरांच्या अभिमाना झाला अस्त । मध्यान्हिं आला आदित्य । मुहूर्ती मुहूर्ती अभिजित । समयो उचित लमाचा । '—एरुस्व ७.६४. २ आंगतुक; आकस्मिक; अनपेक्षित ( पाहुणा, खर्च, एकादी गोष्ट ). ' आम्हीं आहे खटलें यास पुरायजोगी वर्षाचे खर्चाची बेगमी केली आहे, आतां मध्येच अभिजित् एकादा खर्च उभा राहिल्यास पुरणार नाहीं. नवें घेतलें पाहिजे. ' [ सं. ]

**अभितः**—क्रि. समोवार; सर्व बाजूंनी; सर्व दिशांनी. [ सं. ]

**अभितप्त**(दृष्टि)—वि. ( नृत्य ) पापण्यांची उघडझांप करणें व बाहुल्यांची चमक कमी करणें. हा अभिनय निराशा, पीडा, संकट इ० अवस्थादर्शक आहे. [ सं. अभितप्त=तापलेला, दुःखी ]

**अभिधा**—स्त्री. १ संकेतानें शब्दाचा वाच्यार्थ दाखविण्याची शक्ति. २-शब्दशः अर्थ; वाच्यार्थ; यौगिक अर्थ. ३ नांव; पदवी; लक्षण. [ सं. ] **०वृत्ति**—स्त्री. शब्द व त्याचा यौगिक अर्थ यांमधील संकेत.

**अभिधान**—न. १ नांव; नाम. ' आतां विषयाभिधान—। भेदु आइके । '—ज्ञा १३.११६. २ नामनिर्देश; उल्लेख; अर्थबोध. ' घट हा शब्द कंबुप्रीवादिमान् जो व्यक्तित्विशेष त्याचें अभिधान करतो. ' ३ नांव सांगणें; नांव घेणें. ४ व्याख्या करणें; लक्षण

करणें. ' आतां दुःखाची आंतुवट वेली । दोषकाटयांची जरी भरली । तरी निजाभिधानी घाली । असुरी ते । '—ज्ञा १६.२१३. ५ शब्द.

६ शब्दसंग्रह; शब्दकोश. उ० हेमचंद्राचा अभिधानचिंतामणि हा समानार्थक कोश; हलायुधाचा अभिधानरत्नमाला हा कोश. ७ ( व्या. ) कर्त्यावद्दल विधान. [ सं. अभि+धा=उठवणें ]. **०कोश**—पु. अनेक कोशांचें ज्ञान; नौसष्ट कलांपैकी एक कला. [ सं. ]

**अभिधायक**—वि. नामनिर्देश करणारा; उल्लेख करणारा; कथन करणारा; दर्शविणारा ( शब्द, वक्ता ). [ सं. ]

**अभिधेय**—वि. नांवाचें; उल्लेखिलें; निर्दिष्ट केलेलें; निर्देशिलें; दाखविलें; कथन केलेलें. —न. अर्थ ( शब्दाचा ); विषय ( बोलण्याचा ). [ सं. ]

**अभिन्दन**—न. कांणी कांहीं चांगलें केल्यास, किंवा कोणाचें कांहीं चांगलें झाल्यास त्याबद्दल आनंदप्रदर्शन, कौतुक, स्तुति. [ सं. अभि+नन्द ]

**अभिनय**—पु. १ मुद्देनें किंवा अंगविक्षेपाने किंवा इतर हावभाव करून मनांतील भावना व्यक्त करणें. २ ( नाट्य ) ज्याचें रूप घेतलें असेल त्याचें—वेष, भाषण, चेष्टा, मनांविकार इत्यादि सर्व गोष्टींमध्ये अनुकरण. कवीनें रंगविलेल्या भूमिकेचें तंतोतंत ज्ञान, हावभाव व वेष यांनी श्रोत्यांस बरोबर करून देणें. ३ ( नृत्य ) हस्तपादादि अवयवांच्या नियमबद्ध हालचालीनें रस व भाव प्रकट करणें. ४ ( सामा. ) हावभाव; चेष्टा; अंगविक्षेप. [ सं. अभि+नी=जवळ नेणें ]

**अभिनव**—वि. १ नवीन; नूतन. ' आतां अभिनव वाग्विलासिनी । '—ज्ञा १.२१. २ अपूर्व; आश्चर्यकारक; विलक्षण. ' कृष्ण पहावयाच्या लोभा । नयनीं नयनासी निघती जिभा । ध्रुवण ध्रुवणासी वल्लभा । अभिनव शोभा कृष्णाची । '—एरुस्व १.७६. —न. नवल; आश्चर्य. ' अभिनव करिती सकळ जन । म्हणती वांजिरी गर्भधारण । '—गुच ३९.३३. [ सं. ]

**अभिनवणें**—अक्रि. अपूर्वतेनें प्रकट होणें. ' तो शांतुचि अभिनवेल । ते परियसा म-हाटे बोल । '—ज्ञा ४.२१४. [ सं. अभि+नव ]

**अभिनिविष्ट**—वि. १ अभिनिवेशयुक्त; उत्सुकतापूर्वक; लक्ष देणारा; पूर्ण व्यग्र किंवा एकचित्त झालेला; अति आसक्त. २ निपुण; परिचित; निष्णात असलेला. ३ गर्विष्ठ; हेकेखोर. [ सं. अभि+नि+विश् ]

**अभिनिवेश**—पु. १ औत्सुक्य; एकचित्तता. २ निश्चय; प्रयत्न; नेट; आप्रह; धीर. ३ दमदारपणा; नैपुण्य; तरबेजपणा; प्रगति; परिचय; परिज्ञान. ४ मनावरील परिणाम किंवा ठसा; कल्पना; प्रह. ५ अहंकार; अभिमान. ६ ( व्यापक ) संचार. ( कि० धरणें. ) [ सं. ]

**अभिनिवेशी**—वि. १ अभिनिवेश बाणलेला. २ हेका धरणारा; हेकड; हट धरून राहणारा. ३ निग्रही; दमदार; चिबड; पिच्छा धरणारा. [ सं. ]



**अभिनीत**—वि. १ चांगला शिकविलेला; शिक्षण दिलेला; तर-वेज केलेला. २ हावभाव करून व्यक्त केलेले किंवा अभिनयाने दर्शविलेले (मनोविकार, भावना). [ सं. ]

**अभिनीति**—अभिनय पहा. [ सं. ]

**अभिन्न**—वि. १ पृथक् किंवा वेगळं नसलेले; भेदरहित. 'एवं जीवधर्महीनु। जो जीवैसी अभिन्नु।'—ज्ञा १३.१०६६. २ ( ल. ) अद्वैत; एकरूप; सरूप. 'अभिन्न मुखसेवेआंतु। नारद आनंदे नात्त गातु।'—एमा १.१३. ३ ( गणित ) अपूर्णाक नसलेले; पूर्णांक. संकलन ( वरीज ), व्यकलन ( वजाबाकी ), गुणन ( गुणाकार ), भाजन ( भागाकार ) या शब्दांशी जोडून उपयोग करतात. ४ अखंड; सगळा. [ सं. ]. ० **परिक्रमाष्टक**—न. ( गणित ) पूर्णांकांची मुख्य आठ कृत्ये ( वरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ ); [ सं. ]

**अभिन्नव**—अभिनव ( अप. ) पहा. —नागा ६३०. [ सं. अभिनव ]

**अभिपट्टी**—ली. जादा कर. —शर.

**अभिप्राय**—व—पु. १ अर्थ; उद्देश; हेतु; भाव. 'तैसा नव्हे हा अभिप्राव।'—रास १०.८६. 'तुझा अभिप्राय पाहून मला फार खेदवाटतो.'—बाळ २.२२१. २ भावार्थ; सारांश; मथितार्थ. 'भक्ति चेन योग्ये देव। निश्चये पावती मानव। ऐसा आहे अभिप्राव। इंचे प्रथी।'—दा १.१.४. ३ मत; शेरा; सरकारी कामगाराचा शेरा किंवा अहवाल; रिपोर्ट. 'मामलतदाराचा अभिप्राय पहावा.' [ सं. अभिप्राय ]

**अभिप्रेत**—न. अर्थ; हेतु; उद्देश; योजना; सारांश. —वि. १ उद्देशिलेले; योजिलेले; ठरविलेले. २ इष्ट; प्रिय 'निष्कामासि अभिप्रेत। सर्वदा जे।'—ज्ञा ८.१०५. 'प्रार्थना हे या वर्गास अभिप्रेत असलेल्या साधनांपैकी मुख्य साधन आहे'—टि ३.२४३. [ सं. अभिप्री ]

**अभिभव**—पु. पराभव; पराजय; मोड; दाणादाण. 'विघ्नीं अभिभव नव्हे त्यासी। तूं हवीकेशी रक्षिता।'—एमा ४.१५५.

**अभिभवणे**—उक्ति. ( काव्य ) १ पराभव करणे; जिंकणे; घेरणे. 'ना तरी रणीं शव सांडिजे। तें चौमेरी गिधीं विदारिजे। तैसैं स्वधर्महीन अभिभविजे। महादोषी।'—ज्ञा २.२००. २ उदय पावणे; पसरणे. 'तेथ यजन म्हणिजे स्वयें यज्ञ करावे। जे कां सोमादि अश्वमेधांत बरवे। अथवा नित्यकर्मीं अभिभवे। श्रौतस्मार्तादिक।'—स्वादि ५.४४. [ सं. अभिभू ]

**अभिभूत**—वि. पराभूत; पराजित; वश. 'देखें कामना—अभिभूत।'—ज्ञा २.२४८. [ सं. ]

**अभिमत**—वि. प्रिय; संयत; पसंत. [ सं. अभिभन ]

**अभिमंत्रण**—न. १ मंत्रणे; मंत्र म्हणून विशिष्ट संस्कार करणे; सुसंस्कृत करणे; मंत्राने पवित्र करणे; भारणे. २ आमंत्रण; निमंत्रण; बोलावणे; हांक मारणे. [ सं. अभि+मन्त्र ]

**अभिमंत्रणे**—क्रि. मंत्रणे; मंत्र म्हणून सुसंस्कृत—शुद्ध करणे.

**अभिमंत्रित**—वि. १ मंत्रलेले; अभिमंत्रण केलेले; मंत्र म्हणून पवित्र केलेले. २ बोलाविलेले; आमंत्रण दिलेले—केलेले; आमंत्रित. [ सं. अभि+मंत्र ]

**अभिमनस्क-अभिमना**—वि. १ विशिष्ट गोष्टीकडे मन वळले आहे असा; विशिष्ट गोष्ट ज्याच्या मनांत आहे असा; चित्त एकाग्र असलेला; तळीन; आसक्त. २ उद्युक्त; तयार; उत्कंठित असलेला; सावधान. [ सं. अभि+मनस् ]

**अभिमर्द**—पु. जोरांने तुडविणे; किंवा मर्दन करणे—मळणे; अतिशय तुडवातुडव—चेदामर्दा; नाश; नासधूस. [ सं. अभि+मृद् ]

**अभिमान**—पु. १ गर्व; ताठा; आढ्यता; तोरा; चढेलपणा; मगहरी. २ आत्मिक भावना; आपलेपणाची दृष्टि किंवा जाणीव; आपल्या स्वतःविषयी किंवा आपल्या वस्तूंमधीं हा माझा असा प्रह असणे; मन व अंतःकरण लावणे किंवा गुंतविणे; जेणेकरून त्या त्या विषयाचे जे बरे वाईट ते ते आपलेच असे वाटणे. सामाशब्द—कुलाभिमान, अधिकाराभिमान, जात्यभिमान, देशाभिमान. ३ एकाद्याकडे ठेवलेला, लावलेला हक्क; हक्क सांगणे; स्वत्व-स्वामित्व-वाद. ४ मान; योग्य गर्व; उच्चतेबद्दलची भावना; उदात्त किंवा धोर मनोविकार. ( क्रि० धरणे, भोगणे, वाहणे, मानणे, करणे ). काहीं वाक्प्रचार—**अभिमान धरणे**—**पडणे**—एकाद्या गोष्टीबद्दल अतिशय काळजी, कळकळ, आस्था बाळगणे. **अभिमानाखालीं जाणे**—१ गर्वामुळे नाश पावणे; नुकसान होणे. २ अहंकाराने बोलणे, वागणे. म्ह० अभिमानाचे घर खालीं असते—गर्विष्ठ मनुष्य नेहमीं अवनत स्थितीत असतो, त्याचा कधीं उत्कर्ष होत नाही. **अभिमानाने मरणे**—१ गर्वामुळे आपाला जीव, दर्जा किंवा सौख्य नाहीसे करणे. २ काहीं झाले तरी ( जिवावर बेतली तरी ) आपला ताठा किंवा मत, पक्ष, हेतु कायम ठेवणे; हेका न सोडणे. **अभिमानास पडणे**—**पेटणे**—राजेमुळे किंवा केवळ अपमानाच्या कल्पनेमुळे मोठ्या खटपटीस लागणे; ईर्ष्येस चढून कार्याद्युक्त होणे.

**अभिमानणे**—उक्ति. ( काव्य ) अभिमान ( सर्व अर्थी ) धरणे, बाळगणे. 'निज शरीरचि मद्यां अभिमानिलें। प्रभूस गर्वभरें अपमानिलें।'

**अभिमानघन**—वि. अभिमानाला महत्त्व देणारा; अभिमान धरणारा; स्वतःच्या शब्दास जागणारा; धीराचा; निश्चयी; दमदार. [ सं. ]

**अभिमानशून्य**—वि. अभिमान नसलेला; स्वाभिमान न बाळगणारा; पाणी नसलेला. [ सं. ]

**अभिमानि**—वि. १ गर्विष्ठ; मगूर; दिमाखी; ताड्याचा. २ योग्य अभिमान बाळगणारा. [ सं. अभिमानिन् ]

**अभिमुख**—वि. १ सामोरा; सन्मुख; —कडे तोंड केलेला; रोख असलेला. उ० पूर्वाभिमुख; सूर्याभिमुख; मर्दभिमुख इ०. २ (ल.) प्रसन्न; उद्युक्त; सज्ज असलेला; इरादा असलेला; (अमुक एका गोष्टीच्या) चिंतांनांत किंवा विचारांत गढून गेलेला. उ० अध्ययन-नाभिमुख; यज्ञाभिमुख; प्रयाणाभिमुख इ०. ३ अनुकूल; फायदे-शीर; उत्कर्षकारक (नशीब, काल, परिस्थिति). उ० दैवाभिमुख. [ सं. ]

**अभियुक्त**—वि. १ आरोप असलेला; विरुद्ध तकार असलेला; आरोपित; आरोपी. २ पूज्य; पवित्र मानलेला; अधिकारी म्हणून मानलेला (ग्रंथ, ग्रंथकार). ३ अभिज्ञात (क्लासिकल) पहा. 'वरील अभियुक्त (ग्रीक व ल्याटिन) भाषांतले शब्द लोकभाषेत थोडथोडे मिसळत चालले होतेच.' —नि ५.५२. **उक्ति**—स्त्री. (अभियुक्तोक्ति) अधिकारयुक्त वचन किंवा बोलणे; अभियुक्त जनांची उक्ति, सूत्र, वचन. **प्रयोग**—पु. अधिकारयुक्त प्रयोग; अधिकारी माणसांनी योजलेला प्रयोग. [ सं. ]

**अभियोग**—पु. १ फियाद; आरोप; (वादीची) तकार; आळ; दोष. २ वाद; युद्ध; भांडण; हल्ला. 'श्रीच्या अधिकाऱ्यांसमोर वादी प्रतिवादीच्या अभियोगांत झालेला पुरावा कोणत्या तरी सभेपुढे यथेच्छ वाचीत बसण्याचे..... नाकारले.' —टि ४.१२७. ३ मनन; अभ्यास; चिकाटी. [ सं. ]

**अभिराम**—वि. १ सुंदर; रमणीय. २ आनंददायक; आल्हादकारक; सुखदायक; समाधानकारक. [ सं. ]

**अभिरुचि**—स्त्री. १ चव; गोडी; आवड; शोक. [ सं. ]

**अभिरूप**—वि. १ सटश; सारखें; एकरूपी; साजेसा; शोभेसा. २ सुंदर; रम्य; देखणे; सुरेख. [ सं. ]

**अभिलषित**—वि. इच्छित; इष्ट; प्रिय. 'जो अभिलषित मनोरुचि भू पुरविता तो।' —ज्ञा १.२७. [ सं. अभि+लष्=इच्छिणे ]

**अभिलाष-ख**—पु. १ प्राप्तीची इच्छा; हेतु. 'स्वधर्म करणे आवश्यक । तेथे साडेणे फळाभिलाख ।' —एमा १८.३६८. 'म्हणे अर्जुना परिचेसी । जो हा अभिलाषु प्रौढमानसी ।' —ज्ञा २.२९१. २ लोभ; हांव; हांवरेपणा. ३ दुसऱ्यांच्या द्रव्यादिकांचा अपहार करण्याची इच्छा; दुसऱ्यांचे गिळंकृत करणे; अपहार. 'करितां परदारचा अभिलाष । कोण कधी पावला यश ।' [ सं. अभि+लष्=अभिलाष ]. **अनुद्धि**—स्त्री. अपहार करण्याची इच्छा.

**अभिलाष(ख)णे**—क्रि. १ इच्छा करणे; अपहार करणे. 'शरीरनिर्वाहाविशीं । कोठे कांहीं नाभिलाखी ।' —एमा ३.५०१. 'माझी अभिलाषिती जननी । म्हणोनि विंधिले कामबाणी ।' —एरुव ७.५४.

**अभिलाषित**—वि. वाञ्छित; मनोगत; इच्छा केलेले; लोभ ठेवलेले; हांव धरलेले; अभिलषित पहा.

**अभिलाषी**—वि. लुब्ध; लोभिष्ठ; हांवरा; इच्छा करणारा. 'तैसेनि साहूकरें । फळाभिलाषियें नरें ।' —ज्ञा १८.६०५. [ सं. अभिलाषिन् ]

**अभिवचन**—न. वचन; भाक; खात्रीचा दाबद; वाग्दान; हमी. [ सं. ]

**अभिवंदणे**—सक्रि. नमस्कार करणे. 'तैसा पुढतपुढती तोचि । मियां अभिवंदिला श्रीगुरुचि ।' —ज्ञा १.२७.

**अभिवंदन**—न. नमस्कार; सर्वांशेकरून नमन; नामगोत्रोच्चारपूर्वक वडील, गुरु यांना नमस्कार करणे. [ सं. अभि+वन्द् ]

**अभिवादक**—वि. नमस्कार करणारा; (मी अमुक अमुक असें सांगून) अभिवादन करणारा. [ सं. अभि+वद् ]

**अभिवादन**—न. १ नामगोत्रोच्चारपूर्वक वडील-गुरु यांना नमस्कार. २ (सामा.) नमस्कार; प्रणिपात; नमन. [ सं. ]

**अभिविधि**—पु. समावेश; अंतर्भाव; —पासून-पर्यंतचा सर्वांचा समावेश. उ० रविवारपारून शनिवारपर्यंत अभिविधि विवक्षित असतां सात दिवस घडतात, नाहीतर पांचच होतील. पुण्यापासून नाशिकपर्यंत अभिविधि विवक्षित नसतां मध्ये एकदेखील शहर नाही. [ सं. ]

**अभिवृद्धि**—स्त्री. वाढ; उत्कर्ष; वृद्धि; भरभराट; चढ; वाढवा; वधेन. उ० आयुष्याभिवृद्धि; ऐश्याभिवृद्धि. [ सं. ]

**अभिव्यक्त**—वि. स्पष्ट; स्वच्छ; उघड; उघडे; खुले. [ सं. अभि+व्यक्त ]

**अभिव्यक्ति**—स्त्री. खुलासा; स्पष्टपणा; उघडपणा; स्वच्छपणा; पुरे व्यक्त करणे; पूर्ण प्रदर्शन; स्पष्ट रूपरेषा किंवा गुणवर्णन; प्रकट-भाव. 'तेथे महाभूतांची । अभिव्यक्ति होय ।' —ज्ञा १४.९२. [ सं. ]

**अभिदंजक**—वि. स्पष्ट; उघड व्यक्त करणारे; पूर्ण रूपरेषा, वाढ दर्शविणारे; खुलासा करणारे; गुणादिकांची अभिव्यक्ति करणारे. [ सं. ]

**अभिव्यापक**—वि. सर्वत्र वेढणारे-पसरणारे; सर्व कवटाळणारे, व्यापणारे; स्वीकारणारे; आक्रमण करणारे; सर्वव्यापक. [ सं. ]

**अभिव्यापणे**—उक्रि. (कान्य) सर्वत्र पसरणे-आक्रमणे-फैलावणे.

**अभिव्याप्ति**—स्त्री. सर्वत्र विस्तार-फैलाव-प्रसार; विश्वव्यापकत्व; सर्वव्यापकता. 'सर्व लोकांवर आकाशाची अभिव्याप्ति आहे.'

**अभिशाप्त**—वि. १ खोटा आळ (अभिशाप) ज्याच्यावर आला असा. २ शाप दिलेला. [ सं. अभि+शप् ]

**अभिशासन**—न. १ तुफान; बालंट; अभिशाप; खोटा आरोप; आळ. २ निंदा; अपमान. [ सं. अभि+शांस ]

**अभिशांसी**—वि. खोटा आरोप पसरविणारा, फैलावणारा; तुफान घेणारा; निंदक. [ सं. ]

**अभिशास्त**—वि. निंदित; आरोपित; अभिशाप्त पहा. [ सं. ]

**अभिशास्ती**—स्त्री. १ ( व. ) आळ; आरोप; निमित्त. ' नाहक धामच्यावर अभिशास्ती आणू नका. ' २ निंदा; अपमान. [ सं. ]

**अभिशाप**—उ. विप्र. अभिशाप. १ अन्यायाने ठेवलेला आरोप, आळ; खोटा आरोप—ठपका. २ तळतळट; शाप; निंदा. ( किं० देणे ), ' अभिशाप होईल माझे माथा । गेसें सवैथा न करावें । ' ' असती कीर्ति जाईल । जगचि अभिशापु देईल । ' —ज्ञा २. १९८. [ सं. अभि + शप् ]

**अभिशास्ती**—( व. ) अभिशास्ती पहा.

**अभिशाप**—पु. अभिषेक ( अप. ) पहा. ' लिंगे लाखोली अभिशाप. नामस्मरणी विस्वास । ' —दा २. ७. ७६. [ सं. अभिषेक ]

**अभिभ्रवण**—न. १ श्राध्दाचे ब्राह्मण जेवावयास बसले असता त्यांना ऐकावयासाठी म्हणण्यांत येणारे वेदमंत्र. २ असे मंत्र म्हणणे. [ सं. ]

**अभिभ्राप**—अभिशाप पहा. ' अभिभ्राप पूर्ण तुजवरी । ' —सर २. ३. [ सं. अभिशाप ]

**अभिषव**—पु. १ धर्मकृत्य करण्यापूर्वीचे स्नान. २ सोमलतेचा रस काढणे; ( सामा. ) मद्य तयार करणे. ३ यज्ञयाग. ४ अभिषेक. ५ ( सामा. ) स्नान. —न. —कांजी; अंबील. [ सं. अभि+सु ]

**अभिषिक्त**—वि. ( विप्र. ) अभिषेकी. १ ज्यास अभिषेक केला आहे तो ( देव, राजा ). २ संस्काराने स्थापलेला; अधिकारारूढ; पदारूढ. [ सं. ]

**अभिषेक**—पु., **अभिषिचन**—**अभिषेचन**—न. १ विधिपूर्वक व संस्कारपूर्वक स्नान घालणे. अभिषेकपात्रांत पाणी, दूध, वगैरे घालून मंत्र म्हणून, पात्रांतील पाणी थेंब थेंब पाडून देवाची मूर्ति, राजा, उपाध्या, आजारी मनुष्य इ० स ) स्नान घालणे; देवपूजेतील स्नान; धर्मेसंस्कारांत यजमानावर पाणी प्रोक्षण करणे; सतत धार धरणे. ' पय दधि आणि घृत । मधु दारुका शुड संयुक्त । मूर्ति न्हाणोनि पंचामृते । ० वरिती मग तेव्हां ॥ ' २ सिचन; शिपडणे. ३ राज्याभिषेक. ० **पात्र**—न. देवांदिकांवर अभिषेक करावयास, सतत धार पडण्याजोगें संचिच्छ्र भांडे. [ सं. अभि + सिच् ]

**अभिषेक(च)णे**—अकि. संस्कारपूर्वक स्नान घालून प्रतिष्ठापन करणे; पदारूढ करणे; अभिषेक करणे. ' इंद्रे स्कंदास आणून । सेनापतिव दिधले जाण । दिव्यरथीं बैसवून । अभिषेकिला आवडीं ॥ ' २ खाली जाणे, सरकणे. ( आंतड्यांतील वायु ) ३—कडे जाणे=जवळ

**अभीष्ट**—अभीष्ट पहा.

**अभिष्टंभ**—न. डोळे येणे—गळती लागणे; एक नेत्ररोग. [ सं. ]

**अभिसंधि**—पु. ध्येय; लक्ष; उद्देश; वेत. ( कि० ठेवणे ) [ सं. ]

**अभिसरण**—न. १ इकडेतिकडे धांवणे—वाहणे ( द्रवपदार्थ ); २ खाली जाणे, सरकणे. ( आंतड्यांतील वायु ) ३—कडे जाणे=जवळ

पोहोवणे; अभिगमन. ४ ( शाप. ) अ. दोन द्रवरूपी पदार्थांचे एकमेकांत संमिश्रण होणे. —ज्ञाको ( अ ) ३१८. आ. प्रसरण; विक्षेप; इं. डिफ्यूजन. —रसामूषू ३५. उ० उष्णताभिसरण; वाय्वाभिसरण. [ सं. अभि+सु=सरणे ]

**अभिसार**—पु., **अभिसारण**—न. सांडलवड; इकडेतिकडे पसरणे; विस्कळित पसरणे; वाताहत; दाणादाण; सैरावरां होणे. [ सं. ]

**अभिसारिका**—स्त्री. पूर्वी संकेत करून प्रियकराकडे ठरलेल्या जागी संभोगार्थ जाणाऱी स्त्री. [ सं. ]

**अभिखाट**—न. तक्का; पगारपत्रक. ' एकदां तुकोजीराव महाराजांनीं त्यांच्या संमतीवाचून एक हुकुम दिला होता म्हणून आणि सांत त्याचें नांव अभिखाटांत लागत होतें. ' —विश्वस २. ६०. [ इं. अंबुक्कट अप. ]

**अभिह्ला**—वि. १ वश झालेला; नरम आलेला; वठणीस आलेला; नम्र झालेला. २ मारलेला; पीडलेला; बडविलेला; झोडपलेला. [ सं. अभि+ह्ल ]

**अभिहित**—वि. म्हटलेले; बोललेले; कथन केलेले; नामनिर्देश केलेले. [ सं. अभि+धा ]

**अभिज्ञ**—वि. १ जाणणारा; माहितगार. ' कैवल्यमार्गीचा अभिज्ञु सांगती हा । ' —ज्ञा १६. ९९. २ निपुण; कुशल; तरबेज; निष्णात; पारंगत; मर्मज्ञ. [ सं. ]

**अभिज्ञात**—वि. पूर्ण माहीत असलेले; पूर्णपणे जाणलेले; अवगत असलेले; अभिज्ञ पहा. [ सं. ]

**अभिज्ञान**—न. १ पूर्ण किंवा खोल ज्ञान; संपूर्ण ज्ञान; माहिती. २ खूप ( ओळख पटण्यासाठी केलेली किंवा दिलेली ). उ० अभिज्ञानशाकुंतल. [ सं. ]

**अभीष्टित**—वि. १ इच्छिलेले; प्रिय; आवडलेले; इच्छित; वांछित; मनोगत. २ अनुकूल; उत्कृष्टकारक; फायदेशीर. —न. कल्याण; हित. [ सं. अभि+ईस्त् ]

**अभीर**—आभीर पहा.

**अभीरी**—पु. ( संगीत ) एक राग; या रागास षड्ज. तीव्र ऋषभ, कोमल गांधार, कोमल मध्यम, पंचम, कोमल धैवत, कोमल निषाद हे स्वर लागतात. आरोहांत ऋषभ व धैवत स्वर वर्ज्य आहेत व अवरोह संपूर्ण आहे. जाति औडुव—संपूर्ण. वादी स्वर मध्यम व संवादी निषाद. गानसमय दिवसाचा तिसरा प्रहर. [ सं. आभेरी=एक रागिणी ]

**अभीष्ट**—वि. अभीष्टित पहा. [ सं. अभि+इष्ट ]. ० **चित्तक**—वि. एकाचाचें कल्याण इच्छणारा; तशी प्रार्थना करणारा. [ सं. ]. ० **चित्तन**—न. कल्याण व्हावें अशी ( ईश्वराजवळ ) प्रार्थना; इच्छा. [ सं. ]

**अभुक्त**—वि. १ ज्याचा उपयोग कोणी घेतला नाही असे; न उपयोगलेले; उपयोग न केलेले; उपयोगांत न आणलेले. २ न जेवलेला; उपाशी; उपयोग न घेणारा. ३ ज्याने उपयोग (संभोग) घेतला नाही असा (मनुष्य). [ सं. अ+भुज् ]. ० **मूळ**—न. ज्येष्ठा नक्षत्राच्या शेवटच्या चार व मूळ नक्षत्राच्या पहिल्या चार घटिका असा आठ घटिकांचा काळ. [ सं. ]

**अमुला**—नि. न मुलणारा, विसरणारा. [ प्रा. अ+भुज् म. भूल ]

**अभूक**—स्त्री. तृप्ति.

**अभूत**—न. (खा.) अन्न; मळम. [ सं. अभ्र+ट ]

**अभूत**—वि. न झालेला; नसलेला. [ सं. ]. ० **पूर्व**—वि. अपूर्व; पूर्वी कधी न झालेला; नसलेला. [ सं. ]. —**तोपमा**—स्त्री. असंभवनीय कल्पनेपासून घेतलेली उपमा किंवा उदाहरण; जी गोष्ट संभवनीय नाही, घडलेली नाही तिची उपमा. [ सं. ]

**अभेद**—वि. ( व. ) अडाणी; अज्ञ. [ सं. अ+भण्=पठण करणे, शिकणे. ]

**अभेद**—पु. १ अभिव्रता; फरक नसणे; भेद नसणे; एकरूपता; एकत्रता; एकी; एकदृष्टि व एकभावना असणे; ऐक्य. 'आतां अज्ञानाचेनि मारे । ज्ञान अभेद वावरे ।' —अमृ ८.१. 'या नाममा नामी आश्रयो तैसा । अभेदु असे ।' —ज्ञा १७.४०३. २ अभेद-भाव-मत पहा. [ सं. अ+भिद् ]. —वि. अभिन्न; भाग करतां न घेण्यासारखे अद्वैत; एकरूप. ० **भाव**, ० **मत**—पुन. विश्व व ब्रह्म किंवा जीव व शिव हीं एकरूप आहेत असे मत; तत्त्व: अद्वैतमत. [ सं. ]. ० **भक्ति**—स्त्री. आत्मा व ईश्वर (जीवात्मा व परमात्मा) एक होत ही जाणीव; तसेंच या भावनेने केलेली ईश्वराची भक्ति. ० **वाद**—पु. अभेदमत व त्याचे समर्थन. ० **वादी**—वि. अभेदमताचे अनुकरण करणारा; अभेदमत मानणारा. [ सं. ]

**अभेद्य**—वि. १ वेगळे न होणारे; न फुटणारे—मोडणारे—तुटणारे—भंगणारे; भाग न करतां घेण्यासारखे. २ भोसकतां न घेणारे. [ सं. ]

**अभोगत**—वि. १ न भोगलेले; हिशेबांत न घेतलेले; अनिश्चित; न ठरविलेले; अखेरचा निकाल लागला नाही असे; अजूनपर्यंत न स्वीकारलेले किंवा न घेतलेले—केलेले. २ मोघम; अजमासाने घेतलेले; —ख ३३११. [ सं. अ+भुज्=अभुक्त ]

**अभोगती जाणे**—(अधोगतिचा अपभ्रंश.); अधोगतीस जाणे; चिरडले जाणे; चुराडा होणे; नाश होणे. [ सं. अधोगति ]

**अभोग्य**—वि. उपयोग घेण्याला—करण्याला अयोग्य. [ सं. ]

**अभोज्य**—वि. न खाण्याजोगे; खाण्यास अपवित्र, अयोग्य; अभक्ष्य. [ सं. ]. ० **अन्न**—वि. ज्याच्या (पतित, सुतकी इ.) हातचे अन्न खाण्याला निषिद्ध मानले आहे असा. [ सं. ]

**अभोज**—वि. दुर्बल; अशक्त. 'आम्हां सारखिया अभोजा ।' —ज्ञा ५.१६६. [ सं. अबल ]

**अभ्यक्त**—वि. तैलमर्दन वगैरे केलेला; अभ्यंग केलेला.

**अभंग**—न. (स्नान करण्यापूर्वी) तेल, तूप, अत्तर इत्यादि रिनगंध पदार्थांचा शरीरास करण्यांत घेणारा लेप; माखणे; चोपडणे; उटी लावणे; शरीर मर्दन करणे. 'नाही अभ्यंग केश विचरण । तेंजे जटा वळल्या आपण । हे ब्रह्मचारियासि जाण । व्रतधारण नेमस्त ॥' —एमा १७.२८१. ० **स्नान**—न. अभ्यंग लावून केलेले स्नान; न्हाणे. [ सं. अभि+अग्ज् ]

**अभ्यंग**—पु. (खि) 'अंकुशन' या इंप्रजी शब्दाचा पर्याय; एकलेसियेच्या वडिलाने प्रसूच्या नांवाने आजारी मनुष्याच्या सर्वांगास विधिपूर्वक आशीर्वादित केलेले तेल लावूनत्याच्यासाठी प्रार्थना करणे. 'प्राचीन एकलेसियेमध्ये अभ्यंग करण्याचा प्रघात होता.' —ई. वि. १९६, याकोपत्र ५.१४.१५०. [ सं. अभि+अञ्ज्. ]

**अभ्यंजन**—न. तैलमर्दन; अभ्यंग पहा. [ सं. अभि+अञ्ज्. ]

**अभ्यंतर**—न. १ आंतील भाग; अंतर्भाग; गाभा; मध्यभाग; अंतर्ग. 'आणि अभ्यंतरिलियेकडे ।' —ज्ञा १३.३८४. २ मन; हृदय; अंतःकरण. ३ समाविष्ट झालेली जागा; माजघर; आंतील बाजू. ४ अंतःकरणांतील हेतु. 'तुका म्हणे यासी । न लावी उशीर । माझे अभ्यंतर जाणोनियां ।' —तुगा १६४७. ५ उदर; अंतर्ग; पोट. 'नित्य निर्माल्य मिरवेशिरी । चरणतीर्थे अभ्यंतरी ।' —एमा २.२९६. ० **ज्ञान**—पु. अंतर्ज्ञान. ० **ज्ञान**—न. अंतर्ज्ञान पहा. [ सं. ]

**अभ्यर्चणे**—क्रि. पूजा करणे.

**अभ्यर्चित**—वि. पूजित. [ सं. अभि+अर्च् ]

**अभ्यर्थना**—स्त्री. १ प्रार्थना; विनंति; विनवणी; याचना. २ अर्जा. [ सं. अभि+अर्थ ]

**अभ्यस्त**—वि. १ निपुण; परिचित; अभ्यास केलेला; वाक-बगार; पढाईत. २ ज्याचा अभ्यास, सराव केला आहे तो (शास्त्रादिक). ३ गुणलेला; आवृत्ति केलेला. [ सं. अभि+अस्=फेकणे; टाकणे. ]

**अभ्यस्त**—वि. सूर्यास्ताच्या वेळी निजलेला. —क्रि.वि. सूर्यास्ता-काली; सूर्यास्तासमोर. [ सं. अभि+अस्=असणे ]

**अभ्यागत**—पु. १ पाहुणा; अतिथि. २ सत्कार; पाहुणचार 'कांइ करी अभ्यागत । तुम्ही निजानंदें तृप्तु ।' —शिशु ७४. [ सं. अभि+आ+भग् ]

**अभ्यास**—पु. १ व्यासंग; सराव; परिपाठ; संवय. 'अभ्यासे प्रगट व्हावे । नाही तरी ज्ञानकोन असावे ।' —दा १९.७.१७. २ मर्म जाणण्यासाठी केलेली आवृत्ति; घोकणे; पुनरुक्ति; निदिध्यास. 'प्रथांत अभ्यास म्हणजे पुनरुक्ति किंवा वारंवार काय सांगितले आहे तें पहावे' —गी २२. ३ सरावाने मिळविलेले कौशल्य—योग्यता. ४ (अंक) गुणाकार; पट. ५ (संगीत) रागविस्तार करतांना एकाचा

स्वराचे पुन्हां पुन्हां उच्चारण करणे. ६ (व्या.) धातूतील पहिल्या अक्षराची पुनरुक्ति (असें पुनरुक्त अक्षर मूळ धातूस द्विवार अभ्यास करून एक नवें क्रियापद सिद्ध करतात. जसें—मामारलें, करकरून; दा-ददाति. 'धधरुनि मोरचे मारी। नाना म्हणे श्रीहरी। वैराकार केला।'—नेपां ९३.)—**साखाळीं पडणे**—एकाद्याच्या नेहमींच्या सरावामध्ये असणे; **म्हू** अभ्याससारिणी विद्या अभ्यासासुळें प्राप्त होणारी विद्या. [ सं. अभि+अस्=फेकणे, टाकणे ]. **अगम्य**—वि. अभ्यासाने, सरावानें प्राप्त होणारें.—**सागम्य**—वि. अभ्यासानें प्राप्त न होणारें. [ अभ्यास + अगम्य ]

**अभ्यासणे**—क्रि. अभ्यास करणे; शिकणे; सराव करणे; नेहमीं परिपाठ ठेवणे. पाठोतर करणे; आवृत्ति करणे. 'हेच कायिस-यावरी होये। ऐसा जरी संदहो वर्तत आहे। तरी अभ्यासुनि आदीं पाहें। मग नव्हे तरी कोपें।'—ज्ञा ८.८०. 'ज्याचे (उच्चे: श्रध्याच्या) चरणौ मनपवन। अभ्यासितती चपलता।'—मुआदि ४.४५. [ सं. अभि+अस्=फेकणे, टाकणे ]

**अभ्यासन**—न. अभ्यास. 'नलगे यापरतें कांहीं करणे। नाना परींचीं अभ्यासनें। संकल्पविकल्पात्मक साधनें। सर्वे त्यजीजे ॥'—परमा २.४. [ सं. ]

**अभ्यासी**—वि. १ अभ्यास केलेला; निष्णात; २ अभ्यास करणारा; व्यासंगी; अध्ययनशील. [ सं. ]

**अभ्युत्थान**—न. १ भेटावयास आलेल्याच्या स्वागतार्थ उठणे; मानसन्मान (क्रि. देणे, घेणे.). २ उदय; उत्कर्ष. 'अभ्युत्थान-मधर्मस्य'—गीर ७६७. ३ एकाद्या विरुद्ध शस्त्र उचलणे; मोहिभेवर निघणे. [ सं. अभि+उत्+स्था ]

**अभ्युदय**—प. १ वर येणे; दिसू लागणे; उदय; उगवणे (आकाशातील ग्रह—तारे इ०). २ (ल.) उत्कर्ष; भरभराट; चालता-काळ; नशीब उघडणे—उदयाला येणे; ऊर्जितावस्था. 'म्हणौनि जेय श्री तेथे श्रीमंतु। जेय तो पांडूचा सुतु। तेथ विजय समस्तु। अभ्युदयो तेथ ॥'—ज्ञा १८.१६५५. [ सं. अभि+उदय ]

**अभ्युदित**—वि. १ उगवलेला (सूर्य इ.) २ (ल.) नशीब काढलेला; अभ्युदय झाला आहे असा. ३ सूर्योदयाच्या वेळीं किंवा त्यानंतर निजलेला. [ सं. अभि=समोर + उदित=उगवलेला ]

**अभ्युपगम**—प. १ (विशेषतः प्रतिपक्षाचे म्हणणे पुढें खोडून काढण्यासाठीं तृते) गृहीत धरून चालणे, कांहीं वेळ अनुमति देणे, स्वीकारणे; २ जवळ जाणे—येणे. आगमन; अभिगमन. ३ सारखे-पणा; साम्य; तुल्यभाव; उपमान. [ सं. ]

**अभ्युपेत्यवाद**—प. पुढें खोडून काढण्यासाठीं प्रतिपक्षाचे म्हणणे किंवा बाजू कांहीं वेळ गृहीत धरून त्यावर भाषण करणे. [ सं. ]

**अम्र**—न. १ मेघ; ढग. 'ना तरी अभ्रवाते हाले।'—ज्ञा २.३. २ ढगांची काळोखी; आभाळ; मळम. ३ आकाश; अंतरिक्ष. ४ (ल.) संकट. [ सं. १ अम्र (अप+मृ=पाणी धारण करणारा); २ अम्र=गमन करणे (पाणिनी); फा. अम्र; क्षेद अम्र; म्री. औत्रांस, अंप्रांस; ऊं. इंवेर. ]

**अम्रक**—पुन. पारदर्शक व पापुद्यांनी युक्त असें खडकांत सांपडणारें एक खनिज द्रव्य. प्रकार चार.—पांढरा, तांबडा, पिवळा, काळा. विजेच्या कारखान्यांत व औषधाच्या कार्मी विशेषतः याचा उपयोग होतो. [ सं. अम्रक. अम्रा—मेघाप्रमाणें ] **अम्रम**—न. धान्याम्रक करून तें मुकवून रुईच्या चिकांत एक दिवस खलून त्याची दामटी करावी व त्याच्या भोंवताऱीं रुईची पांसे गुंडावून शरावसंपुटांत घालून मातकापड करून गजपुट घावें. अर्शी ७ पुढें दिल्यानंतर वडाच्या पारंब्याच्या काळ्याची वरीलप्रमाणें ३ पुढें देणे. हें सर्व रोगांवर योजतात. **अमारणे**—न. (खडीकाम) खडीकामावर चकाकी यावी यासाठीं अम्रकाचा भुसा वर मारणे.

**अम्रछाया**—स्त्री. १ ढगाची सावली. २ (ल.) क्षणभंगुरता; पाण्यावरचा बुडबुडा. 'अम्रीची साजली, जाईल लया।' **अपटल-पडळ**—न. ढगांनी आकाश आच्छादिले जाणे, व्याप्त होणे; किंवा व्याप्त झालेली स्थिति—अवस्था; मेघावरण. [ सं. अम्र+पटल=आच्छादन; पडदा. ]

**अम्रमु**—स्त्री. (इंद्राचा हत्ती) ऐरावताची स्त्री. 'त्यासि जयश्री न त्यजि तसि जशि ऐरावतासि अम्रमु रे।'—मोसमा ७.८२. [ सं. ]

**अम्रा**—प. छत्री, लोड, तक्या गादी, गालिचा, इ० कांबरील वस्त्रांचें आच्छादन (अम्र आकाशास झांकितें त्याप्रमाणें). [ सं. अम्र; फा. अम्र. ]

**अम्रांत**—वि. भ्रांतिरहित; निःसंशय. 'तरि मी धनंजयाधिक होइन तुज जय घडेल अम्रांत।'—मोर्कर्ण २०.४१. [ सं. अ+भ्रांति ]

**अमह**—उद्गा. अगबाई! आई! (आश्चर्य—उद्गारावचक). 'अमह! निरखिली म्यां चोरटी चौदिसां गे।'—आक १८. [ म. अग+माई किंवा अम्मा+ह ]

**अमका**—वि. १ कोणी एक इसम; फलाणा; कोणी विवक्षित मनुष्य; कोणी एक. 'लोक म्हणतील अमकाचा अमुक। घरोघरीं मागतो मीक।'—नव १८.५१. २ (नामाबरोबर उपयोग) कोणी; विशिष्ट; विवक्षित(इसम, पदार्थ). [ सं. अमुक. ] **अमका-ढमका**—**धमका**—कोणी तरी; कांहींएक (इसम, वस्तु) [ अमका द्विर. ]

**अमंगल**—वि. विप्र. अमंगल. १ अशुभ; मंगल नसणारें; अनुकूल नसलेलें; अहितकारक; अनिष्ट. २ घाणेखंडें; खराब; गत्वाळ; अपवित्र; अँगळ; अष्ट (कांहीं विधि, आचार, क्रिया, स्थळ,

इसम). ३ (कों.) ओंवलें. ४ (उप.) ज्याच्या कुंडलीत मंगळ अशुभस्थानी नाही असा.

**अमटी**—अंबटी पहा.

**अमडा**—अंबाडा पहा.

**अमन्न**—न. पात्र; भांडें. —मोकृचि ३४.२५. [ वैदिक सं. अमन्न=पात्र, भांडें. ]

**अमंत्र**—क.—वि. १ ज्यास वेदमंत्रांचा अधिकार नाही तो (स्त्री, शूद्र); वेशाला अनधिकारी. २ न मंत्ररेळें: वैदिकमंत्र न म्हणतां केलेला (विधि, समारंभ). ३ मंत्रांखेरीज इतर. 'अमंत्र-मक्षरं नास्ति.' [ सं. अममंत्र ]

**अमंत्रि**—वि. ज्याला मंत्री (प्रधान) नाही असा. 'अमंत्रिया राज्याची परी होये। बलासिया।' —राज्ञा १३.५५५. [मं.]

**अमंद**—वि. १ शीघ्र; मंद नव्हे असा. २ पुष्कळ. 'सस्नेह ज्यांत अतिशुंदर हास्यमंद। प्रेमप्रसाद शुभ ज्यांत असे अमंद।' —ध्यानमाळो. ११. [ सं. अममन्द ]

**अमद(दा)नी**—स्त्री. १ हंगामांत उत्पन्न होणाऱ्या वस्तू; विवक्षितकाळी बाजारामध्ये येणारा माल. २ हंगाम; मोसम; सुगी; विपुलता. ३ आयात मालावरील जकात; दस्तुरी. ४ (जकाती भाषेत) नव्या रस्त्यावरील, उलावरील किंवा नदीच्या तरीबरील, रहदारी; व्यापारी वाहतूक. ५ उत्कर्षाचा, भरभराटीचा काळ; कर्जित काळ. 'सांप्रत तुझी अमदानी आहे म्हणून मोडल्या गोष्टी सांगतोस.' ६ अवांतर मिळकत; खेरीज प्राप्ति; आंगुलुक लाभ; आढमिळकत. ७ कारकीर्द; अंमल. ८ (व.) उत्पन्न; अमदनी. ९ आवक; उत्पन्न; वसूल. 'चहूंकडून गल्ला येथे येण्याची आमदानी बंद जाली.' —रा ५.४४. [ फा. आमदनी=मोसम; येणे; आयात (माल) उत्पन्न ]

**अमन**—वि. मनरहित; निर्विकार. 'व्रत तप यज्ञ दान। त्याहून अधिक हरीचे ध्यान। निमिषामाजी समाधान। अमन मन होऊनि ठके ॥' —एरुन्न ४.२२. [ सं. अमनन ]. **अमन**—न. (मन या) उपाधिरहित मन; मनावांचून उत्पन्न झालेला आदि संकल्प. 'इथे प्रकृतिपुत्रे दोनी। उपजलीं जयाचिया अमनमनी।' —ज्ञा ९. २७२. [ सं. ]

**अमनचमन**—चमीन—स्त्री. १ शांति—समृद्धि; वैपुल्य; सुबलरूपता. २ भोज; मजा; गंमत. —वि. विपुल; भक्कळ; पुष्कळ; अधळपचळ; अतिशय; उदंड; यथेच्छ. —क्रि. सुरक्षितपणे; शांतपणे; निःशंकापणे; निःशेयपणे; सुखाने; चैवीने. [ अर. अन्न=सुरक्षितता+चैन=मजा ]

**अमनधंबका**—ज्ञा—अनमानधंपका पहा.

**अमनसभा**—स्त्री. देशावर वेडे पाहणारे संकट टाळण्यासाठी उपाय सुचविणारी सभा; शांतिसभा (असहकारितेच्या चळवळी-घको. १. १५

पासून सरकार अशा सभा भरविते): [ अर. अन्न, अमान=सुरक्षितता शांति ]

**अमनस्क**—वि. विमनस्क; मनरहित; शून्यममाचा; लक्ष नसलेला; व्यग्रचित्त. 'तया अमनस्काचे मन। बुद्धीही होय।' —ज्ञा १३.१००२. [ सं. अमनसु+क ]

**अमनी**—उद्ग. आई! अगबाई! इ० उद्गार; अमई पहा. 'मकर केतनो-भद्रमणी। मुक्ति म्हणती अमनी अमनी।' —आमपद् ९०.

**अमर**—वि. न मरणारे; मृत्यूच्या आधीन नसलेले; मृत्युरहित; नाशरहित, 'सहजे दुवंचा डिर। आंगेचि तंव अमर। वरी आला पूर। पीयूपाचा ॥' —ज्ञा १४.२८. —उ. अमत्यै; देव; देवता; सुर. 'कृष्णरस जे सेवित। तयांसी फिकें होय अमृत। अमर अमृतातें सेवित। तेही चरफडित हरिरसा ॥' —एरुन्न १.७७. —न.(गो.) करवंद फळ. [ सं. ]. **अकंद-कांदा**—उ. १ या नांवाच्या अनेक प्रकारच्या धनस्पती व कांदे आहेत. उ० गुळवेळ, कोरफड, निगुंडी इ. २ अमरवेलाचा कांदा—गड्या. 'नवसार अमरीसी वाडुनु अंजन कौजे' वैद्यकवाड ७७. भाइसमंडळ अहवाल. ३ काल्पनिक सर्व रोगनाशक मुळी. हिच्या सेवनांने तारुण्य कायम रहाते अशी कल्पना आहे. ४ महाबळेश्वराकडे मिळणारा एक कांदा. **अकाया**—स्त्री. १ न मरणारे शरीर; निरोगी व जोरकस शरीर. (आशीर्वाद देताना किंवा औषधोपचार करतांना हा शब्द वापरतात.) **अतह**—उ. कल्पवृक्ष; देवांचा वृक्ष; देवदार. **अता**—स्त्री. अमरपणा; चिरंजीवपणा; मृत्यु न येण्याची स्थिति. 'कृष्णाच्या अधरामूर्ते अमरता तत्काळ त्या पावल्या।' **अपट्टा-टा**—उ. **अपन्न**—न. अमरपणाचा लेख; मृत्युपासून सुटका केल्याचा हुकूम—आज्ञा—ताम्रपट; मरण न येण्याचे आश्वासन. 'तू काय अमरपट्टा घेऊन आलास?' 'तू आपणाला महाराणी म्हणवितेस म्हणून तुला देवाकडून अमरपट्टा थोडाच मिळाला आहे?' —राक्षसी महत्वाकांक्षा. [ सं. अमर+पट्ट=लेख, करारनामा ]. **अपण**—अमरता पहा. 'सेविली अमृतसरिता। रोग दवडुनि पंडुसुता। अमरपण उचिता। देऊनि घाली ॥' —ज्ञा १५.५८३. **अपट्टा**—अमरपट्टा पहा. **अवेळ**—स्त्री. १ सोनवेळ; आकाशवेळ; ही आंब्याच्या झाडावर हि उगवते, ही आम व पित्तनाशक आहे. २ अमृतवल्ली पहा.

**असाहित्य**—न. मरण न देणारे साधन; अंगांत घालावयाचे चिखलेंत इ० 'अमरसाहित्य अंगातील कोढोन' —रा ३.१९१.

**अमरंथ**—न. १ कोराटी, गुलमखमल वगैरे फुलझाड. २ तांदुळजा, माठ, राजगिरा, वगैरे पालेभाजी. [ सं. अमरण. तुल० धी. अमरतोस (अ=नाही+मरत=सुकणे) कर्षी न कोमैजणारे एक फूल. ]

**अमरसा**—उ. एका दागिऱ्याचे (?) नांव. —मौल

**अमराई**—आंबराई पहा.

**अमराधिप**—उ. (देवांचा राज्या) इंद्र. [ सं. अमर+अधिप ]

**अमरावती**—स्त्री. १ स्वर्गातील इंद्राची राजधानी. 'जेथे अमरत्व हेंचि सिंहासन। ऐरावतासारिखें वाहन। राजधानी भुवन। अमरावती ॥'—ज्ञा १.३२०. २ मद्रास इलाखा, गंतुर जिल्ह्यातील धरणीकोट नांवाचें सांप्रतचें खेडें. हें पूर्वी आंध्र राजांची राजधानी असून तेथें एक प्रेक्षणीय बौद्ध स्तूप ( इ. स. १३० ) आहे. ३ वन्हा-डांतील उमरावती शहर. [ सं. ]

**अमरेंद्र**—अमराधिप पहा.

**अमर्येभाव**—अमरता पहा.

**अमर्षीत**—न. ( गो. ) १ आम्लपित्त रोग. २ नाकांतून निघणारे रक्त. [ सं. अम्लपित्त अप. ]

**अमर्यादा**—वि. १ ( लोक, शास्त्र इ० च्या ) मर्यादेच्या विवा योग्य सीमेच्या पलीकडे गेलेला; ठराविक मर्यादा उल्लंघन करणारा; स्वैर; स्वच्छाचारी; मोकाट; अच्यवस्थित; ( ल. ) फंदी; अनाचारी; चैनी. २ अतिशय; अत्यंत; प्रमाणाबाहेर; बेसुमार; कल्पनेच्या-आटोक्याच्या बाहेर; विपुल ( क्रिया, रकम, गुण, इसम वगैरे. ) [ सं. अमर्यादा ]

**अमर्यादा**—स्त्री. १ सीमा-मर्यादा यांचें उल्लंघन. २ अनादर; अपमान; उद्धटपणा; विनय सोडून वागणें. [ सं. ]

**अमर्य**—पु. क्रोध; संताप; असहनशीलता. 'जगचि देह जाहलें। म्हणोनि प्रियाप्रिय गेलें। हर्षामर्ष टेले। दुजेनविण ॥'—ज्ञा १२.१६८. [ सं. अ+मृष ]

**अमल**—पु. १ मलरहित; शुद्ध; स्वच्छ. 'उघडी अमल राजीव-नयन।'—रावि ६.२४८. २ आवळी; शिकेकाई; खडीसाखर. [ सं. अ+मल ]

**अमल**—पु. १ अधिकार; स्वामित्व; सत्ता; राज्य; ताबा; हुकूम. २ बजावणी; निवाडा लागू करणें; कृतीत आणणें. 'पुढें अमलांत येईल ते मागाहून विनंती लिहू'—दिमरा १.३७. ३ कैफ; निशा; औषधाचा पगडा. 'दारूच्या अमलांत झमाझम उडूं लागल्या तलवारा'—गेपो ३२४. ४ पदार्थातील कैफ आणणारा गुण. ५ दारू, गांजा वगैरे कैफी पदार्थ. 'रुष्यादोरुष्याचा अमल सेउनि'—दावि ४५२. ६ सुभा, मामला इ० जागा; हुदा; अधिकार. ७ ( अमीन अप. ) जमीनीचा सारा वसूल करणारा सरकारी अधिकारी, कलेक्टर; ह्यावरून सध्यां खेव्यांतील सारावसुलींतील एक हक्क. ८ वेळ; काळ. 'साखरा वांदून दीड प्रहरचे अमलांत तोफांचे बार पांच करविले.'—ख ११.५६९६. 'साठीच्या अमलांत.' [ अर. अमल ]  
**अमरणें**—मादक पदार्थ खाऊन कैफांत गुंग होणें; दारू वगैरे घेणें.  
**अमर्यादा**—अधिकारामुळे प्राप्त झालेल्या सत्तेनें.—**त आणणें**—१ ( निवाडा, ठराव, हुकूम वगैरे ) लागू करणें. २ ( गांव किंवा देश वगैरे ) आपल्या सत्तेखाली आणणें; ताब्यांत घेणें. **आजविणें**—अधिकार चालविणें. **अमलम**—न. क्रियालेख. 'बोल्ण्यांत गोष्टी

आल्या असतील, परंतु दस्तैवज अथवा वचन, क्षपय, क्रिया, अमलकलम असें कांहीं झालें नाहीं.'—रा ५.१५. **अमहाण**—न. तावेगहाण ( नजर गहाणाच्या उलट ) **अमल**—पु. नियम; कायदा; वडहुकूम; शासन. **अमल**—पु. अधिकारी; अखत्यार असलेला सरकारी नोकर; सुभेदार; मामलेदार वगैरे. [ अर. अमल+फार. दार. ] **अमल**—स्त्री. अंमलदाराचें काम—हुदा. **अमल**—स्त्री. कार्य घडवून आणणें; अधिकार वर्तविणें; अमलांत आणणें; ( हुकूम ) प्रमाणें वर्तून करणें; अनुरूप वागणें. ' ( रामकालीन ) राजा हा फक्त अंमलबजावणी करणारा अधिकारी असून तो प्रजेच्या नियंत्रणाखाली असे. '—मसाप २.११२. **अमल**—वि. सत्ता असल्यामुळे मगूर बनलेला. **अमल**—स्त्री. सत्तेचा गर्व; ताठा.

**अमलतास**—पु. बहाव्याच्या शेंगांचा मगज. —मुंव्या १५६ [ हि. ]

**अमला**—पु. कारकून; अधिकारी; अमलदार. 'तालुक्यास अमला योजून बंदोबस्त करावा.'—रा ७.४५. [ अर. अमला; आमिल्लचें अव ]. **अमल**—पु. १ अमल; अधिकार; ताबा. 'त्या देशावर अंमल चांगला बसला.' २ कारकून; पांढरपेशा; इतर लोक; प्रजा. 'दिल्लीतहि अमलाकैला पळावयाचा इरादा करीत आहेत.'—रा १०.३४७. —क्रिवि. पूर्णपणें; एकंदर; निखालस ( विक्री; देव-घेव इ. व्यापाराच्या कामांत ).

**अमला**—पु. सोन्याचा डूल ( कानांतील ); लोलक; आंबला. [ सं. आमलक ]

**अमली**—वि. १ कबजी; सरकारच्या सत्तेतील ( गांव, कसबा, प्रांत वगैरे ). उ० सरकार अमली—सरकारचे ताब्यांतील, पर-भार अमली—दुसऱ्याच्या सत्तेखालचें. 'हिंदुस्थान गुजराथ पर्यंतचा मुख्य अमली अमली आहे. आम्ही वाटेनें काय खाणें?'—ख १.७९. [ अर. अमल ]. —पु. १ कैफी; निशा आणणारे. २ निशा करणारा; व्यसनी. **अमल**—पु. मादक पदार्थ. ( ज्यामुळे अंमल चढतो असे; दारू, भांग इ. ). **अमल**—स्त्री. जमाबंदीतील एक खातें ( दाक, कलाली, अफू, ताडी, माडी, शिंदी इ० ); अंमली पदार्थांचें विल्हेवारीचें खातें व त्या खात्यापासून होणारे उत्पन्न. **अमल**—पु. ओरिसांत प्रचारांत असलेला एक शक. याचा आरंभ भाद्रपद शु. १२ पासून होतो.

**अमलाळ**—वि. आंबट. 'न साहे रुक्ष, क्षार, अमलाळ'—गीता १२.१८१. [ सं. अमल ]

**अमस्(सो)ल**—न. कोकमसाल; रातंबीच्या फळाची सुकविलेली साल. रंग काळसर, चव आंबट, हें हिरवें असतांना वातकारक, उष्ण व अतिशय जड आहे व पिकलेले म्हणजे हलकें व प्राहक असून संप्रहणी, कफ व वातनाशक आहे. **अमल**—न. रातंबेल, [ स. अमल+खाल=साल ]

**अमसूळ**—वि. आंबटसर. 'रसास थोडा कचरा लागला तरी तो अमसूळ होतो.'—श्लेष ४८०. [ सं. अम्ल+सदृश ]

**अमळ**—सा—वि. थोडा; किंचित्; जरासा; कांहीसा. —क्रिवि. थोडावेळ; अल्पकाल. [ विसं. अम्रस; सं. अम्=थोडे; लवकर ]

**अमा**—स्त्री. १ अमावास्या; आंबस; सूर्य व चंद्र यांच्या युतीचा दिवस; चंद्राची १५ किंवा १६ वी कला. 'अमारात्रीचे तम केवळ १'—कथा ५.५.४०. [ सं. अमा=अमावास्या ]

**अमा**—पु. स्तन; थान. 'बा घे अमा पाजिते'—राला ८ (पोतु.) अंगावर दूध पाजणारी दाई. अम्मी=लहान मुलाच्या भाषेत थान.

**अमा**—स्त्री. (का.) आई; एकाद्या स्त्रीत आदरार्थी संबोधितात. [ सं. मातृ-मा; अर. उम्म=आई; द्रा. अम्मा=आई ]

**अमा**—अ. परंतु; तर्कपण; उलट; इकडे; इतक्यांत. 'कागद घेतला अमा दाम दिला नाही.'—आइ (१८३४.) १४४. 'अमा पातशहा खेलेल करविताती. —रामदास रामदासी भाग १५.२११. [ अर. अम्मा=परंतु. तुल. ता. अमा=होय, परंतु ]

**अमाईकपण**—न. 'निष्कपटपण. अमाईकपणे मनीचे सांगसी'—दावि २६३. [ सं. अ+माया=कपट+पण ]

**अमांत**—वि. अमावास्याेला संपणारा. [ सं. अमा+अन्त ]  
**मास**—पु. शुद्ध प्रतिपदेपासून अमावास्याेपर्यंत असणारा एक चांद्रमास. हा दक्षिणेकडे प्रचारांत आहे.

**अमात्य**—पु. १ आठ प्रधानांपैकी एक; याने सर्व राज्यांतील लष्करी आणि मुल्की वसूल व हिशेब ठेवून युद्धावरहि जाण्याचे काम करावयाचे असे; फडणिशीपत्रावर याची निशाणी असे. —इए २२.४४. —पया ३५५; ३५९-६०. फारशी नांव मज्जुदार. २ (सामा.) मंत्री; प्रधान; सल्लागार; सचीव. [ सं. अमा=जवळ+त्य ]

**अमात्र**—वि. १ निर्विषय; अविषय. २ प्रणवातीत. ३ अभौतिक; पंचमहाभूतात्मक नव्हे तो. —पु. परमात्मा. [ सं. अ+मात्रा ]

**अमाथ**—क्रिवि. (कनां.) अचूक.

**अमान**—स्त्री. अमान्य करणाची बुद्धि; अनादरवृत्ति. 'सर्व शस्त्रविद्या सिकवोन कोणी। परिपूर्ण जाले वदतां ऐकुनी। चेले न लेखिती पडोन अमानी।'—दावि २०१. [ सं. अ+मन् ]

**अमानर्णे**—सक्रि. न एकर्णे; न मानर्णे; अनादर करणे. [ सं. अ+मन् ]

**अमानत**—स्त्री. १ (विरु. अनामत) ठेव; निधि; विश्वस्त वस्तु. २ जप्त; सरकारजमा. 'जयदेवरायास हरामखोरी लावून देशमुखी अनामत केली.'—इम ३३. अनामत पहा. [ अर. अमानत ]. **आदर**—पु. विश्वस्त; ठेव सुरक्षित ठेवणारा; द्रुष्टी; अमीन; **आनामा**—पु. विश्वस्तपत्र; ठेवपत्र; द्रुस्टडीड **आपन्न**—न. जमीपत्र; वादप्रस्त वस्तु तात्पुरती सरकारताब्यांत घेतल्याबद्दल किंवा एकाद्या विश्वस्ताजवळ

ठेवल्याबद्दल लिहिलेला लेख. 'एक वादी भोगवटा करतो दुसरा फिर्याद आला, सबब लिहिणें तें'—आइअ १८३२.

**अमानतपन्हा**—पु. श्रेष्ठ याअर्थी एक पदवी; अमीर (प्रमाणें). —रा ३.५५. [ अर. इमारतपन्हा. ]

**अमानवी**—वि. माणसाहून निराळें; अमानुष; दैवी. 'त्यांतून (प्रसंगांतून) पार पडून पुनः आज आपलें पूर्वं कर्तव्य करण्यास त्यास जें सामर्थ्य आलें आहे तें त्याच्या दृष्टीनें तरी कांहीं अमानवी कारणांसुळें आलेलें आहे.'—टि २.१. [ सं. ]

**अमानित्व**—न. (काव्य) निरभिमानपणा; निगवंता; अहंभाव नसणें; निगवीपणा; नम्रता; विनय. 'पैं अमानित्व पुरुषी। तें जाणावें इहीं मिषी।'—ज्ञा १३.२०१. [ सं. ]

**अमानी**—स्त्री. १ गैरइजारा; गैरमकतेदारी; रयतवारी (पध्दत). 'ताडुक्यावर ताहूद केळें तें मोडावें आणि अमानी करावी.'—रा ५.२३. २ ठेव; विश्वस्त वस्तु; अमानत पहा. —वि. १ तात्पुरता कामावर नेमलेला; कायमची नेमणूक न झालेला; बदली; इ० अंकिट्य. २ कायम नसलेल्या अंमलदारानें चालविलेले. [ अर. अमानी ]

**अमानुष**—पु. —वि. १ मानवी सत्तेबाहेरचें; अमानवी; दैवी; स्वर्गीय; अदुसुत; मनुष्यदेहधर्मरहित. 'तेवि अमानुषा मानुष। मानाल मातें ॥'—ज्ञा ९.१४२. २ मनुष्यजातीला अयोग्य—न शोभणारें; राक्षसी; पाशवी. ३ मनुष्यानें न आचरण्यासारखें. [ सं. ]

**अमान्य**—वि. १ पसंत—मान्य नसलेलें; स्वीकारण्याला अयोग्य; नापसंत; अप्रिय; तुच्छ. २ पसंत न पडणारें; मान्य नसणारें. [ सं. ]

**अमान्य**—न. कच्चे अन्न; शिधा. 'अयाचित अमान्ये उदंड आलीं।'—सप्र ८.११४. [ सं. आम=कच्चे+अन्न अप. ]

**अमाप**—य—वि. १ न मापतां येण्यासारखा. २ न मावणारें. ३ (ल.) असंख्य; पुष्कळ. 'अमाय पोरान्ची मिळवीन मांदी।'—दावि २१. [ सं. अ+मा ]

**अमाय**—वि. १ मायेचा अभाव; सत्यज्ञान. २ निष्कपटता. [ सं. अ+माया ]

**अमायिकवृत्ति**—स्त्री. मायेमध्ये न गुरफटलेली वृत्ति—वर्तन—ज्ञान; निर्विकार स्थिति; निर्लेप वृत्ति. [ सं. अ+माया+वृत्ति ]

**अमारतपन्हा**—अमानतपन्हा पहा.

**अमार्ग**—पु. १ अपथ; आडमार्ग; चुकीचा रस्ता. २ असमंजसपणा. ३ व्यतिक्रम; विलक्षणपणा. (बोलणें—वागणें—न्याय करणें यांमध्ये). ४ कुमार्ग; व्यभिचार. 'मार्गामार्ग येकवडें। करीत चाले।'—ज्ञा १८.६२५. [ सं. ]

**अमालत**—पु. वचस्व; सत्ता. [ अर. अमल ]

**अमा(घ)वास्या, अमावास**—स्त्री. ऋणपक्षाची अखेरची तिथि; सूर्य व चंद्र ज्या दिवशीं जवळ जवळ येतात तो दिवसा अंबसेची तिथि. [ सं. अमा=जवळ+वसू=राहणें ]



**अमांश**—पु. अंश; अमांश पहा.

**अमास, अमांस**—(गो.) अमावास्या.

**अमासा**—वि. किवि.(कौं.)अल्प; लहान; अमळ-सा पहा. 'तो अंतरात्मा आहे कैसा । प्रस्तुत वोळखाना अमासा ।' -दा १०. १०.३६. -सं-किवि. (व. अमाशानं.) थोड्या वेळाने; अंमळ-ज्ञानं. 'किंबहुना ज्याचे नाम ऐसे । त्याचे स्वरूप असेल कैसे । ते पाहो आथेत अमासे । निजनाम सोई ।' -स्वादि १.५.४१. [वैसं. अत्रस; सं. अम्=थोडे]

**अमासुस्त**—वि. सर्वेस्वी थंड; आळशी. 'मोंगळई कारमार अमासुस्त ।' -रा १.१४७. [फा. अम्+सुस्त]

**अमाळ**—वि. (अमल अप.) शुद्ध; स्वच्छ; शुभ्र. 'चापेकळ्यांच्या मिरवेत माळा । मुक्ताफळांच्या दिसती अमाळा ।' -साह ६.२९.

**अमाळसा**—अमळसा पहा. 'उभा न राहेच अमाळसा गो ।' -साह ७.७४.

**अमित**—वि. १ न मापलेले, मोजलेले. २ मोजतां न येण्यासारखे; अमयाद; अंदाज किंवा अटकळ न करतां येण्याजोगे; अपरिमित; अपार; पुष्कळ. 'तुज नमो अमितविक्रमा ।' -शा ११.५३३. [सं. अ+मा=मोजणे]

**अमित्य**—(काव्य) (अमित अप.) पुष्कळ. 'अमित्य सेना न्याची होती ।' -वैसीस्व १.९०. [सं. अमित]

**अमित्त**—पु. शत्रु; स्नेही नसलेला; द्वेषी; वैरी. [सं.]

**अमिद्**—(शाप.) अत्रसंयुक्तद्रव्य. (इं. अमाईड)

**अमिदिन**—न. (शाप.) इमिदाचे अनाम्ल. हे एकाम्लक असून फार स्थिर नसते. अमिदहरिदे किंवा गंधकिल अमिदे यांवर अत्र किंवा अमिने यांची क्रिया केली म्हणजे अमिदिन तयार होते. -ज्ञाको अ ३३८ (इं. अमिडाइन)

**अमिन**—न. (शाप.) अत्र (अमोनिया) मधुन उज्ज (हायड्रोजन) परमाणु निःसारित करून होणारे द्रव्य. [इं. अमाइन]

**अमिल**—न. (इतर रासायनिक द्रव्यांबरोबरच असणाऱ्या स्वतंत्र राहून न शकणाऱ्या) मूलद्रव्यांपैकी एक. [इं.]

**अमिलदार**—अधिकारी. 'चांगलासा आध्रय भिल्लता तर तुमच्या अमिलाचा रंगमहाल टाकून देखील मी ह्या भिकार गांवकुसाच्या बाहेर पडतो' -खिवि ८.११.२०६. [अर. आमिल]

**अमिली**—स्त्री. अंमलदारी; कारमार. 'अमिली च शोभे कळे. त्रु ।' -दावि ७७७. 'यांचे अमिलीचे कारस्तानाचा बयाज केल्यावरून' -रा ७.४५. [अर. आमिल]

**अमीन**—पु. १ निधिधारक; विश्वस्त; ट्रस्टी. 'बारीसदार हजर नसेल तर ती जिनगी अमीन याचे ताब्यांत देऊन' -ऐस्कु ५८. २ मोगलाईतील ब पेघवाईतील एक अधिकारी. 'यांचीं कामें-प्रत्यक्ष वसूल जभा करणे, कज्यांचा निवाडा करणे, सामान्य राज्यव्यवस्थे-वर देखरेख ठेवणे इ.; तपासणी अंमलदार; तालुकादार; मामलेदार;

तहसीलदार; ल्याद; पंच; पगार व काम खांसाठी -थोमरो १.३४२. २.१२०, २४१-४२ पहा. आरमार अमीन=आरमाराची पहाणी करणारा. [अर. अमीन]

**अमीनचमीन**—अमनचमन पहा.

**अमीनी-अमिनी**—स्त्री. १ अमिनाचे काम. -पया ५७. २ व्यवस्थितपणा; सरकारी अधिकाऱ्याकडून जमीनीची ताबडतोब लागलेली व्यवस्था. [अर. अमीन]

**अमीबा**—पु. इंद्रियरहित आदिजीवांचा एकपेशीमय सूक्ष्म जंतु; हा चिखलांत सांपडतो. हा प्राणी आपल्या पोटांत गेल्यास रक्ताची आंब पडते. -घारपुरेकृत प्राणी आणि आरोग्य. 'जीन-कोटीतील अमदीं खालच्या दर्जाचा अमीबा नांवाचा जो प्राणी आहे त्याची रचना इतकी साधी...असते' -वक्व ७९.

**अमीर**—पु. १ थोर किंवा बडा इसम; सरदार; उमराव; उच्च घराण्यांतील मनुष्य. 'धीर वीर किति अमीर होउनि फकीर भिक मागती ।' -ऐपो ३६७. २ आज्ञा करणारा अधिकारी [अर. अमीर=सरदार; श्रेष्ठमनुष्य. आमिर=आज्ञा करणारा; शास्ता. अन्न=आज्ञा; हुकूम सं. मित्र (सूर्य) किंवा अमर=वेव, श्रेष्ठ. फा. मिहिर. ?]. **उमराव**—पु. बडे लोक; सरदारमंडळी. [अमीरउम्रा अमीरचे अव.]. **उजूळ-उमरा(व)**—अमीरांतील श्रेष्ठ; सरदारांचा नायक. (मालोजी घोरपडे यास ही पदवी होती.) **उजूळ-ममालिक**—राज्यांतील श्रेष्ठ अधिकारी. **उराव**—एक पदवी. -मदर १.१२.

**अमी(मि)राई**—स्त्री. सरदारी; सरदारी वैभव. 'आहे घरीं पुरी अमिराई' -प्रला १३९. [अर. अमीर]

**अमी(मि)री**—स्त्री. १ सरदारी; सत्ता; सर्वाधिकारित्व. २ बडे-जाव; मोठा याट. ३ अमिराचा दर्जा. [अर. अमीर]

**अमीळ**—अधिकारी; अंमलदार. 'अमिलानी हाल व इस्त-कवाली' =आजचे व भावी अधिकारी. -रा ८.६७. [अर. आमिल]

**अमु-सू**—वि. (कौं) ज्यास वाचा नाही असे (पशुपयादि, लहान मूल). [सं अ+मुख; अ+सू]

**अमु-सू**—पु. आमा; स्तन. अमा, आमा पहा.

**अमुक**—वि. विवक्षित; कोणीएक नांव न घेतां सामान्य रूपाने सांगण्यास इष्ट असा. 'कोणीतरी करा असें सांगूं नको, अमुकाने करावे असें सांग' -न. १ विवक्षित वस्तु; इसम. 'तरी अमुकाचि मी स्वयमेव । तो सांग कवण तूं ।' -विउ ३.११. २ फलाण; कोणी तरी माणूस, अमका पहा. [सं. अमुक, अदसू यांचे रूप]. **अतमुक**—वि. अमकात्मका; विवक्षित; कोणीएक; असातसा. 'मी बाबासंत ज्ञातो अत्र काय जिन्नस आणायचे असतील ते सांग, आपीन.' -न. काहीं एक वस्तु; ही किंवा कोणतीहि वस्तु; सर्वे अर्थी असकळ तसका पदा. [अमुक द्वि.]

**अमुकभरण**—न. भाद्रपद छुद्र सप्तमीस आचरावयाचें देवीचें व्रत. [ सं ]

**अमुक**—पु. परलोक; सुडील जन्म; जन्मांतर. [ सं. ]

**अमुप**—वि. अमुप पहा.

**अमुपिका**—वि. (गो.) अर्धवट पिकलेला; न मुरतां पिकलेला. [ अमूर+पिका ]

**अमुप**—वि. प्र. अमाप. मोजतां न येण्याजोगें; असंख्य; अतिशय; फार; पुष्कळ; अपार; अमित: अमाप पहा. 'कुळशीळ धनरूप. विद्यावयसा अतिस्वरूप. शांति कांति तेज अमुप. करिती तप तुजलागीं.'—एरूव ४.९. [ अ+मा=मोजणें ]

**अमुपार**—वि. अनंत. [ अमुप+अपार ]

**अमूर्त**—वि. आकार किंवा रूप नसलेले; आकृति रेखादून स्पष्टीकरण किंवा विवरण न करितां येण्यासारखें; अव्यक्त; निराकार; आकाररहित. उ० आकाश, हवा, वेळ, काळ, अंतर, आत्मा, ब्रह्म, [ सं. ]

**अमूल्य**—वि. किंमत करतां न येण्यासारखें; विनमोल; अमोल; मूल्यवान. [ सं. अ+मूल्य ]

**अमूस-अमोस-अमोशा**—स्त्री. अमावास्या, आवस. [ सं. अमावास्या ]

**अमृत**—न. १ देवलोकांचें पेय (यानें वृद्धावस्था किंवा मृत्यु येत नाही); समुद्रमंथनात निघालेल्या चौदा रत्नांपैकीं १४ वें; शुभा; पीयूष; सुधारस. 'जोडे अमृताची सुरसरी। तै प्राणतें अमर करी।'—ज्ञा १७.२१९. २ दूध आठवून त्यांत खडीसाखर, जायफळ, वेलदोडे बगेरें पदार्थ घालून रात्री थंडीत उघड्यावर ठेवून दुसऱ्या दिवशीं प्रातःकाळीं तें दूध घुसवून त्यावर फेंस येतो तो. ३ मरणापासून मुक्ता, सुटका; मोक्ष. 'जिणें गरळ पाजिलें अमृत पाजिलें तीस तां।'—केका ९१. ४ उदक; (ल.) देवाचें चरणतीर्थ. ५ ब्रह्म. 'अमृत म्हणजे अविनाशी ब्रह्म हा अर्थ उघड असून'—गीर ३५८. ६ दूध. 'सर्प पोसुनिया दुधाचाहि नाश। केले थीता विष अमृताचें।'—तुगा ३०७३. 'अमृता चवी यावयालागून। साकर घालून पहावी।'—अमृतें तरिच मरिजे। जरी विखेंशीं सेविजे।'—ज्ञा २.२२४. ७ पंचमहायज्ञ करून जें अन्न शिल्लक राहूतें तें किंवा यज्ञशेष अन्न.—गीर २८८. ८ (उत्तरहिंदुस्थान) पेरू; जांब. [ तुल० फा. अमरूद ] ९ शीख पंथातील एक संस्कार—एका मोठ्या भांड्यांत पाणी व सखर घालून तें मंत्र म्हणत किरपाणांनं ढवळतात व मग तें ब्राशन करावयास देतात. सामाशब्द—ज्ञानामृत, गीतामृत, अधरामृत. म्ह० १ अमृताचें जेवण मुताचें आंचवण—अव्यय व चांगळा आरंभ केला असून त्याचा शेवट क्षुद्रपणानें किंवा कमीपणानें झाला असतां योजितात. २ पासला पाडून अमृत पाजणें—वळजबरीनें एखाद्यास त्याच्या कल्याणाच्या किंवा हिताच्या मार्गास लावणें. ३ अमृत देणाऱ्यास (तें नाख-

प्यास) जीम दे असें सांगणें लागत नाही. 'अमृतप्रदा म्हणावें न लगे रसना मुखांत दे खाया.'—मोआश्रम ५.११. ४ अमृत सेवन करूनहि मरण येतें—एकाद्याच्या दुदैवानें त्याला अमृत मिळालें तरी मृत्यु (हानि) येतो. 'अमृत सेवितांचि पाचला मृत्य राहो। (राहू).'  
—दा १.१.२५. [ सं. अमृत ]. —वि. अमर; मरणाधीन नसलेला; मृत्यूपासून सुटका झालेला. [ सं. ] ०कर—पु. चंद्र. [ सं. ] ०कळा—स्त्री. १ गाल; गालफड. २ घशांतल्या गांठी ( टॉन्सिल ) 'येकांच्या बैसल्या अमृतकळा. —दा ३.५.४. म्ह० अमृतकळा बसणें=मृत्यूचा काळ जवळ येणें. 'अ० बसल्या आतां वाचणें कठिण.' ३ 'चंद्राची सत-रावी कळा'—ज्ञा १२.७. ०कुंडल—न. स्वर्गातील अमृत भरलेलें पात्र—भांडें. ०कुंडली—स्त्री. वाजविण्याचें एक चर्मवाद्य. ०घटका, घडी—वेळ पहा. ०घुटका—घुटिका—पु. १ अमृताचा घोट. २ मजेदार गोष्टीचा तुटका. ३ छोटीशी व सुंदर गाण्याची चीज. ०झोप—स्त्री. पहाटेची साखरझोप. ०घारा—स्त्री. एक वृत्त. ०ध्वनि—पु. एक छंद, वृत्त. ०पाक—पु. ग्याच्या एका प्रकारच्या वड्या. ०पान—प्राशन—न. अमृत पिणें; अमृतसेवन; अमृतघुटका; ( ल. ) विष पिणें—खाणें 'खुरशेट मोदी यानें अमृतप्राशन केलें.' ०पी—प्राशी—वि. अमृत पिणारा. ०फळ—न. १ जें फळ खाल्लें असतां मनुष्य अमर होतो तें. एक काल्पनिक फळ. राजा भद्रहरीला असें फळ मिळालें होतें. २ पेरू, आंबा, द्राक्ष, बेदाणा, खिसमिस बगेरें. ३ एक पक्वान्; मोदक. 'कीं देवाचिंय सन्निधी अमृतफळें। पावतें जाली.'—अ०८२. 'निचें नारिंगं नारेळे। अपूप लाहू अमृतफळें.'—एरूव ६.८६. 'तिळवे लाहू अमृतफळें'—वसा २६. ०मंथन—न. अमृतासाठीं देव व दैत्य यांनीं केलेलें समुद्राचें मंथन, घुसळणें. 'एन्हवीं अमृतमंथना। सारिखें होईल अर्जुना।'—ज्ञा १८.१४८२. ०महाल—स्त्री. म्हैसूर राज्यातील या नांवाच्या महालांतील बलांची एक जात. 'खिलारी, अ० व कृष्णाकांठ या जातीचे बैल तयार करणें.'—के १८.७.३१. ०खर्पाव—पु. अमृताचा पाऊस, त्यावरून चांगल्या व संतोषकारक गोष्टींचा किंवा पदार्थांचा वर्षाव किंवा देणगी; समृद्धि. ०खल्ली—स्त्री. १ जिच्यामुळें अमरत्व प्राप्त होतें अशी एक काल्पनिक वेळ. २ ( ल. ) मांग. ३ अमरवेळ; गुळवेळ. ०वेळ—स्त्री. १ तीस घटकांपैकीं एक शुभ काल. एकंदर दिनमानाचे व रात्रिमानाचे ८ भाग धरून मुख्यतः आठ वेळा कल्पिल्या आहेत. ३।। घःका हें योंचें मध्यम प्रमाण आहे. दिन-मानाप्रमाणें त्यांचा काल कमीजास्त होतो ( वेळ पहा ). 'अमृत-वेळ प्रसंगज्ञान। केंसें तें ऐकावें।'—दा ४.१.२०. २ करमणूक; बिलास व उपभोग यांची योग्य वेळ. ३ औषध देण्याची योग्य वेळ (सकाळ). ४ शांत, खूपीत असण्याचा—स्नेहभावाचा काल. ०संजीवनी—स्त्री. १ मृतास जीवंत करणारी विद्या; मृतसंजीवनीचा पर्याय. २ अमृत. ३ ( ल. ) अद्वैतबोधरूपी अमृत. 'ते नमस्कृतं अमृत सजीवनी। श्री देववाणी।'—अ० १. ४ चंद्राची अमृत शिरपणारी १७ वी कळा.

‘सतरावियेचें स्तन्य देसी ।’—ज्ञा १२.७. —वि. मृतास सजीव करणारी. ‘अमृतसंजीवनी विजविली खाई । अंगें तये ठायीं हार-पली ।’—तुगा ३७८९. ० **सिद्धयोग**—पु. रविवारीं हस्त, सोमवारीं श्रवण किंवा मृग, मंगळवारीं अश्विनी, बुधवारीं अनुराधा, गुरुवारीं पुष्य, शुक्रवारीं रेवती, शनिवारीं रोहिणी याप्रमाणें वार व नक्षत्र यांचा योग. हा क्रोणत्याहि कार्यास शुभ असतो. [ सं. ]

**अमृता**—स्त्री. गुळवेल. [ सं. ]

**अमृती-त्ति**—स्त्री. १ वैष्णव लोकांजवळील देवाचें तीर्थ ठेवण्याची लहान गिडी. ‘अमृतीमध्ये आकाश । सगळें साठवतां प्रयास ।’—दा ७.४.१८. २ पाणी पिण्याचें लहान भांडें. ३ हिरडा, आंबळी, तुळस, दूर्वा इ० वनस्पती. [ सं. अमृत ]

**अमृतोपम**—वि. अमृतासारखें—प्रमाणें. [ सं. ]

**अमृत्यु**—पु. अमरत्व. —वि. अमर. [ सं. ]

**अमेज-द**—स्त्री. मिश्रण; गायनांतील राग वगैरेंचा मिश्र सूर.—वि. मिसळलेले; मिश्रित. [ फा आमेज=मिसळणें ]

**अमेध्य**—वि. अप. अमेघ—शर. १ हवन करण्यास अयोग्य; अपवित्र; घाणेरडें; कुजकें; बिघडलेलें (अन्न, वस्त्र इ.) ‘मग केवळ ये देह खोडां । अमेध्योदकाचा बुडवुडा ।’—ज्ञा १६.३१७. २ विद्या; मल; सू. [ सं. ]

**अमेय**—वि. मोजतां न येण्याजोगें; अमोज. ‘मज अमेया मान ।’—ज्ञा ९.१५९. [ सं. अ+मा=मोजणें ]

**अमोघ**—वि. १ योग्य प्रकारें लागू होणारें; अचूक; हटकून काम करणारें. ‘आपल्या मनांत येणारें विचार तसेच कांहीं तरी अमोघ असायचे.’—चंद्रगुप्त ११९. २ गुणदायी; फलदायक (शक्ति, पराक्रम, औषध, मंत्र, कौशल्य, शस्त्र; वीर्य). ‘मग तेथिचे जे अमोघ । अलौकिक भोग ।’—ज्ञा ६.४८२. ३ (चुकीनें) निरुप-योगी; निष्फळ; बिनकिफायतीचें; व्यर्थ. [ सं. अ+मोघ=व्यर्थ ]. ० **वीर्य**—वि. १ ज्याचें वीर्य (रेत) यर्थ जात नाहीं असा; प्रजनन-शक्ति चांगली असणारा (माणूस). २ (ल.) पराक्रमी; उत्कर्षकारक; सामर्थ्यवान. ३ नेहमीं गुणकारक असलेलें; रामबाण; हटकून गुण आणणारा (उपाय, मंत्र, औषध.)

**अमोज**—वि. १ मोजमाप करतां न येण्यासारखें; गणना न करतां येण्यासारखें; अमाप; असंख्य. २ न मोजलेले; न गणलेले. [ सं. अ+मा=मोजणें ]

**अमोड-डी**—वि. न मोडलेले; साप्र. ‘तळवटीं अमोडी । कुशांडुर ॥’—ज्ञा ६.१८२. [ सं. अ+मूद=मोडणें. ]

**अमोण**—अंबोण; आंबोण पहा.

**अमोद्**—आमोद पहा.

**अमोनिया**—पु. नत्र व उज्ज यांच्या संयोगानें होणारा वायु. हा तीव्र वासाचा असतो. नवसापारासारख्या क्षारपदार्थापासून उत्पन्न

होतो. पाण्यांत मिसळतो. (आफ्रिकेंतील लिबिया प्रांताचें पूर्वीचें नांव अमोनि होतें. तेथें ज्यूपिटर अमोनीचें देऊळ होतें, तेथें उंटाची लीद जाळीत. त्याच्या धुराच्या वासावरून त्या वायूस अमोनिया हें नांव पडलें असें म्हणतात). अमोनियापासून बनणारीं संयुक्त द्रव्येः—अमोनिअदिद (अमो० आयोडाईड); अमोनिकबिब (अ० काबोनेट); अमोनिगंधकित (अ० सल्फेट); अमोनिनत्रायित-नत्रित (अ० नायट्राईड—नायट्रेट); अमोनिग्लविद (अ० फ्लुओ-राईड); अमोनिस्तंभिद (अ० ब्रोमाईड); अमोनिस्फुरित (अ० फॉस्फेट); अमोनिहिरिद (आ० क्लोराईड) इत्यादि. [ इं. ]

**अमोल, अमोलिक, अमोलय, अमोलय**—वि. १ किंमत न करतां येणारा; बिनमोल; किंमत किंवा महत्त्व, अंदाज करतां न येण्या-सारखें; अमूल्य; अनर्थ. २ उत्कृष्ट; सुंदर; छानदार; सुरेख. ‘अमोल काया जाइल बाया ।’ ३ (ल.) ज्याची मुळींच किंमत नाहीं असा; कवडी किंमतीचा; क.पदार्थ. ‘बापु राऊत वेडिला । जीतेयां शिशु-पाळाचा अमोला ।’—शिशु ५१५. [ सं. अ+मूल्य ]

**अमन**—अमोनिया पहा.

**अम्मल, अम्मल**—दस्वर—दार—दारी—बजावणी—अमल पहा.

**अम्मली**—अमली पहा.

**अम्मळ-सा**—अमळसा पहा.

**अम्मा**—स्त्री. आई; (सामा) स्त्री; बाई (द्राविडी प्रांतांतून हा सररहा आढळतो). ‘अम्माचें उतावीळ चित्त ।’—दावि ४११. [ सं. अंबा; प्रा. अम्मया, अम्मा; द्रा. अम्मा. ]

**अम्मा**—अ. पण; तथापि. अमा पहा. [ अर. ]

**अम्मासा**—अ. (व.) अमळसा; अमासा पहा.

**अम्याग**—वि. (कों.) सौम्य; नरम; भ्याड; भेकड; निरु-पद्रवी. [ अम्म=किंचित्; अमळ+सं. आग=अपराध ? ]

**अम्ल**—वि. आम्ल; आंबट. —पुन. १ आंबटपणा. २ रासा-यनिक आंबट द्रव; अंसिड. ३ महालुंग, निबु, नारिंग, चिच, आंबळा, कवठ वगैरें आंबट फळ. ० **त्व**—न. आंबटपण; (इं.) अंसिडिटी. [ सं. ]

**—पित्त**—न. एक रोग. हा स्वतंत्र नसून अग्निमांघ किंवा दीर्घकालीन अपचन या रोगांच्या अनेक लक्षणांपैकीं एक आहे. यानें आंबट देकरा व अमाची आंबट वांती होते. थकवा, छातींत ढवळाढवळ सारखी होते, घशांत जळजळ व अक्षिच येते. [ सं. ]

**अम्लान**—वि. म्लान नसणारें; न कोमेजणारें; न्हास न पाच-णारें; खिन्न न होणारें; दवटवीत; प्रकुळ. [ सं. ]

**अम्ली**—स्त्री. चिच (झाड व फळ). [ सं. अम्लिका; हि. इमली ]

**०करण, ०भवन**—न. अम्ल(अंसिड) करणें—होणें.

**अय**—न. लोखंड. [ सं. अयस् ]

**अयकणें**—ऐकणें पहा.

**अयगारकी**—स्त्री. (कर्ना.) अय्याचा बळत्याचा हक्क. [ का. अय्या ]

**अयट-टा-टी**—स्त्री. १ ऐट; अकडबाजी; भपका; दिमाख; छानछोकी; डौल; तोरा. २ नखरा; आविर्भाव (मुदेचा, वागण्याचा, चालण्याचा, कृतीचा). ३ तडफ. [ सं. आकृष्ट; प्रा. आय ड्ड किंवा सं. आयत ? हिं. ऐटना = आंखडणं ] ०णें-ऐट करणें. ०बाज-वि. भपकेबाज; नखरेबाज; दिमाख दाखविणारा; नखरा, आविर्भाव करणारा; छानछोक; अकडबाज. ०बाजी-स्त्री. भपका; छानछोकी; नखरा; डौल.

**अयणी-अयणुंटे**—वि. (कों., व.) अळणी, अळणुंटे; किंचित अळणी असलेले; अळणी पहा. [ सं. अलवण-अलयण-अयण ]

**अयणी**—आयणी पहा.

**अयता**—आयता पहा.

**अयलतः-त्लाने, अयल्ले**—क्रिवि. कष्ट, धम, प्रयत्न न करता; अनायास; सहज; सहजगत्या; सहजासहजी; आपोआप. ( कि० सांपडणें, मिळणें ). [ सं. अ+यत्न+तः ]

**अयलसिद्ध**—वि. प्रयत्न न करतां मिळविलेले-साधलेले-केलेले. [ सं. ]

**अयथार्थ**—वि. १ खरें किंवा खऱ्याप्रमाणे नसलेले; खोटे; असत्य. २ बुद्धीस न पटणारें; अवास्तव; निराधार; अयोग्य. -क्रिवि. १ खोटेपणानें; लबाडीनें. २ अप्रमाणशीर; निराधारपणें. [ सं. अ+यथा+अर्थ ]

**अयदी**—वि. सुस्त; भेदः आळशी; जड; ऐदी पहा. [ सं. अयत्नी ? ]

**अयन**—अईन पहा.

**अयन**—न. १ सूर्याचें उत्तर किंवा दक्षिण दिशेनें गमन. उ० उदगयन-उत्तग्रायण; =सायनमकरारंभापासून कर्कारंभापर्यंतचा उत्तरायणाचा काळ; दक्षिणायन=कर्कारंभापासून मकरारंभापर्यंतचा दक्षिणायनाचा काळ. २ सहा महिने; अर्ध वर्ष; तीन ऋतू. ' कोटें वर्ष कोटें अयन. ' ३ अयनांत; अयनबिंदु; इं. सॉल्टिस्टस. ४ रस्ता; मार्ग; पंथ. ' पौष्याप्रति जातां जो पुरुष वृषारूढ देखिला अयनी । '—मोआदि २.१२८. ५ (समासांत) जाणें; येणें; गति. ६ प्रवेशद्वार ( सैन्याचें ); सैन्यप्रवेशमार्ग. -भगवद्गीता १.११; -गीर ६०४. [ सं. इ=जाणें ]. ०काल-पु. दोन संपातां-मधील काल (सूर्याच्या गतीला लागणारा); दोन अयनबिंदू-तील काळ; अयन पहा. ०चलन-न. पृथ्वीचे ध्रुव एका बिंदू-भोंवतीं फिरत असल्यानें ताऱ्यांचें होणारें चलन; कांतिपात किंवा कांतिसंपातगति; संपाताच्या स्थानाचें मागें सरणें. ०वलन-न.

विशिष्ट ताऱ्याच्या कांतिवृत्तीय स्थानापासून ध्रुव व कदंब यांवर जाणाऱ्या सूत्रांमधील कोण. ०वायु-पु. एक प्रकारचे नियतकाल वाहणारे वार; ६।६ महिन्यांनीं यांची दिशा बदलते त्यावेळीं भोठमोठीं वादळें होतात. मुख्यतः हिंदीमहासागरांत वाहतात. -सृष्टिज्ञान २८. ०वृत्त-न. भवल्य; भवृत्त; कांतिवृत्त; विषुववृत्तापासून २३।६ अंशांवर उत्तरेस व दक्षिणेस असलेलीं अक्षवृत्ते. उत्तरेकडील कर्कवृत्त व दक्षिणेकडील मकरवृत्त. या दोन वृत्तांमधील प्रत्येक अक्षांशावर एकदां सूर्य अगदीं डोक्यावर येतो. ( इं. ट्राॅपिक्स. ) [ सं. ]

**अयनक**—न. चष्मा; उपनेत्र; चाळिशी; आरशी. ' माझ्या अयनकीला भिंग बसवावयाचें आहे. ' [ अर. आयनक. अयन=डोळा याचें द्विवचन. तुल० सं. नयन; इं. आय ]

**अयनक**—पु. आरसा; दर्पण; कांच. **अयनेमहाल**—पु. सर्वत्र आरसे असलेला दिवाणखाना. **अयन्याची अंबारी**—स्त्री. राजे लोकांची आरसे असलेली अंबारी. ' अयन्याची अंबारी गगनीं तारांगण । '—ऐपो १०९ [ अर. आइना=आरसा ]

**अयना**—पु. आरसा; अयनक पहा.

**अयनांत**—पु. १ अयनाचा शेवट; अयनबिंदु; दोन अयनां-मधील संधिकाल. २ अयनार्थ ३ पहा. [ सं. ]

**अयनांश**—पु. निरयन गणनेचे आरंभस्थान जी निःशर रेवती योगतारा ( झिटापीथियम ) तीपासून सायन मेषसंपातापर्यंतचे कांतिवृत्तीय अंशादि अंतर. [ सं. ]

**अयनी**—आयणी पहा.

**अयब**—पु. १ दोष; उणीव; अपुरेपणा; खोड; व्यंग; न्यून. ' नाहीतर शरकती ( शरीक, मदतनीस ) आहेत म्हणून कम्ती सरन्जामाची होती तर इंद्रजांचे जवामगीस अयब लागता. '—ख ८. ४३५.८. ' जाणतें नेणतें अनुचित कर्म होत असेल तर ती गोष्ट चित्तांत ठेवून त्याचा अयब इतर लोकांत न बोलतां '—आज्ञापत्र १९. २ दुर्गुण; दुराचार. ३ ( ल. ) धक्का. [ अर. अयब ] ०दार-वि. न्यून किंवा दोष असलेला; अपुरेपणाचा.

**अयवुगयवु, अयवोगयवो**—पु. ( कों. ) कोणी तरी व्यक्ति; कोणीहि आला गेला; कोणतहि सामान्य लोक. [ सं. आ + या आणि +गम्; आया +गया ]

**अयमुचें**—क्रि. ( गो. ) फुलाची कळी अर्धवट उमलणें. [ सं. अर्ध+मुच; का.-मुश्चु=सुरडणें. ]

**अयय्यो**—उद्गा. आई! आई! बापरे! आश्चर्य किंवा दया, भीती वाटली असतां निघणारा उद्धार. [ प्रा. अइया=स्त्री; किंवा प्रा. अइय=दयार्ह. का. अय्या द्वि. ]

**अयराण**—न. अरण्य; जंगल; रान. [ सं. अरण्य. फा. वैरान ]

**अयल**—अयाळ पहा.

**अयच नवमी**—अविधवानवमी पहा.

**अयं विशेषः**—प्रथम मान्य झालेली जी गोष्ट, तिच्याबद्दल युक्त्यादि पुन्हां सांगितले असता पहिल्यापेक्षा ती जास्त मान्य झाली असता हे वाक्य म्हणतात. ( चुकीने अहं विशेषः ) [ सं. ]

**अयश**—न. पराभव; अपकीर्ति; दुर्लौकिक; फजिती; अपमान. [ सं. अ+यशस् ]

**अयश**—चैन; ऐषआराम. ' पातसाहा बदस्तूर दिल्लींत अयश करून आहेत. '—दिमरा १.९१. [ अर. ऐष=खुश, आनंद ]

**अयस**—न. १ लोखंड ' त्वद्गुरुचे काष्ठायस दंत हिरण्मय तुसे असोत असे । '—मोआदि २.४८. २ पालाद. [ सं. ]

**अयस्कांत**—पु. लोहचुंबक; लोहकांत. [ सं. ]

**अया-य्या**—पु. १ लिंगाद्वय लोकांत सन्मानदर्शक संज्ञा. २ त्यांचा गुरु-जंगम. ' आकर्णुनि ऐस्या शुद्ध ज्ञानगोष्ठी । वृत्ती अय्याची जाली उफराती । '—दावि ३.५७. ३ ( सामा. ) बहुमानार्थी पदवी ( स्वामी; साहेब याप्रमाणे ). ४ गुरव; पुजारी. कर्नाटकांत हा एक बल्लेदार आहे. ५ स्वयंपाकी; आचारी. ' दुजूर सुदकखान्यांतील कामाटी, भालेकरी, अय्या लोकांशी संबंध येत असे. ' विसिप्त १.९५. [ सं. आर्थ; द्रा. अय्या ]—स्त्री. युरोपियन लोकांजवळ असणारी हिंदु दाई; ( सामा. ) दासी. [ सं. आर्या; पोर्तु. अइआ=दाई. आई=शिक्षक यांचे स्त्रीलिंगी रूप ]

**अयाचित**—१ वि. याचना न केलेले; न मागतां मिळालेले [ सं. ]. २ न मागतां इतरांकडून सहज मिळणाऱ्या भिक्षेवर अन्न-वत्तादिकेंकरून ज्याची उपजीविका चालते असा निर्वाह करणारा. ' धनाचा सद्व्यो खरा । याचे अनाथ प्रेतसंस्कारा । अपांचे दीनांच्या उद्धारा । धाडांचे घरा अयाचिताच्या ॥ '—एमा २३.३९६. —क्रिवि. न मागतां; आपोआप; सहजासहजी ( मिळालेले ). [ सं. अ+यान् ]  
० **बाबा**—पु. अयाचितपणे येणारा साधु. [ अवचित ] ० **व्रत**—न. ० **वृत्ति**—स्त्री. याचना न करतां जें मिळेल तेवढ्यावर निर्वाह करण्याची वृत्ति. याचना केल्यावांचून ज्या दिवशीं जें अन्न मिळेल तेंच सेवन करून राहाणें. ( ल. ) संतोषवृत्ति. ० **व्रत**—न. वरील तऱ्हेने राहण्याचा केलेला निश्चय.

**अयाचित**—क्रिवि. ( बायकी ) अनाहुत; अवचित. ' मी तेंपे अयाचित गेले. ' ० **खून**—पु. एकाकी केलेली हत्या; मनुष्यवध.

**अयाचिती**—स्त्री. अयाचिताकडे पाठविलेले द्रव्य, भिक्षा-वगैरे. [ सं. ]

**अयान-अयां**—वि. व्यक्त; श्रुत; स्पष्ट. ' मुकदमे इजविहार केले, अयां जाले. '—पया ४९०. [ अर. अयां=स्पष्ट. फां. ]

**अयानम**—( गो. ) अविधवानवमी पहा.

**अयाळ-ळ**—स्त्री. घोडा, सिंह वगैरे जनावरांच्या मानेवरचे लांब केस. ० **दांडी**—स्त्री. अयाळ आणि शेंपटीचा बुंधा—दांडी. ' घोड्याची अयाळ दांडी धरून चालावे. ' [ फा. अयाळ ]

**अयाळ-ळ**—स्त्री. विधवेच्या नांवापुढे नवऱ्याच्या नांवा-पूर्वी ( कागदोपत्री ) लिहिण्यांत येणारा ( कोम, भ्रतार याअर्थी ) शब्द; जसे—साक्ष सोळसकरीण अयाळ विटोजी सोळसकर. [ अर. इयाळ=कुटुंब. फा. अयाळ=पत्नी, स्त्री. ]

**अयाव**—इतर रूपे—आयव—आयाव ( गो. ) अहेव; अविधवा; सवाण. [ सं. अविधवा ]

**अयावया**—क्रिवि. गयावयां; दीनवाणे; रडवे तोंड करून ( कि० करणे ). [ ध्व. गयावयां ]

**अयुक्त**—वि. १ न जोडलेले, जुळलेले. २ अयोग्य; अनुचित; निरुपयोगी. [ सं. अ+युज् ] ० **पण**—न. विलगता; चंचलता, ' म्हणोनि अयुक्तपण मनाचे । '—झा २.३४७.

**अयुत**—न. दहा हजार ही संख्या. ' जो देवाल्याची वृत्ति हरी । जो ब्राह्मण वृत्तीचा लोप करी । तो अयुतायुत वर्षसहर्षी । योनीं स्फुरीं विद्या भोगी ॥ '—एमा २७.३९२. [ सं. ]

**अये**—उद्गा. हे ! अगे ! ( संबोधन ). ' अये, ये भूलोकीं कवण तरुणीचें तप फले । '—साख ७.८२. [ सं. अयि ]

**अयेर, आयेर**—( गो. ) अहेर पहा.

**अयो-अयोनवमी**—( कों ) अविधवानवमी पहा.

**अयोगसंभव-असंयोगिक**—वि. ( शाप. ) स्त्रीपुरुषसंयोगाशिवाय झालेली ( प्रजा ). [ सं. ] ( इ. ) असंभवुअल.

**अयोग्य**—वि. १ न शोभणारे; योग्य, युक्त नसलेले. २ निरुपयोगी; नालायक; अपात्र. [ सं. ]

**अयोनिंसंभव**—वि. १ शुक्रयोगितसंयोगानें उत्पन्न न झालेला; जारज, अंडज, स्वेदज नव्हे असा. ' जो अयोनिंसंभव श्रीहरी । जगन्निवास लीलावतारी । '—द ५.१५. २ मानसपुत्र. [ सं. ]

**अयौतक**—न. स्त्रीधनाचा एक प्रकार; विवाहप्रसंगाशिवाय इतर-वेळीं मिळालेले स्त्रीधन. [ सं. अ+यौतक ]

**अर**—( कुण. ) अरे पहा.

**अर**—स्त्री. अलीकडील बाजू. ' अर बांधे तर बांधे '—वैद्यकबाइ भाईअह १८३२.८५. [ सं. अर=सात्रिण्य ]

**अरई-य**—स्त्री. विप्र. आरई. मांडवीवरील खांडुक किंवा गव्द; गुदस्थानांतील गव्द ( भंगदर ). [ सं. अरति. प्रा. अरई=अस्वस्थता; दुःख. ]

**अरकशी-बरकशी**—स्त्री. कलागत; कचकच; कटकट; पुस फूस; तोंडातोंडी; हमरीतुमरी. ( कि० लागणे, चालणे ). [ बर्कशी. फा. बर+अक्स्=भांडण, द्वि. ]

**अरकस**—पु. १ करवत चालविणारा; अरकसी. २ करवत. [ फा. अर=करवत; अरकश=करवत्या; कों. अर=कानस. तुलं ]

सं. क्रकच(र)=करवत]. **०काम**—न. चिरकाम; (माप—एक गज म्हणजे २४ तसू लांब आणि ६ तसू रुंद; एक दोरी म्हणजे ४ गज किंवा १२ फूट लांब आणि ६ तसू रुंद. अरकसकाम अशा दोरीने किंवा गजाने मोजतात). **०दार**—पु. करवत चालविणारा; करवत्या; अरकसी. **०बरकस**—स्त्री. १ भिकार, वेचव, सत्त्वहीन, अन्न; रक्ष, अस्वादिष्ट अन्न; कदन. २ नीरस बोलणें; मुळमुळीत भाषण करणें; कांहीं तरी पाणचट बोलणें. ३ भांडाभांडी; तोंडातोंडी; कचकच; अरकशी बरकशी पहा.

**अरकसणें**—उक्ति. करवतीनें कापणें; करवतणें.

**अरकसलें-बरकसलें**—न. पचनास कठिण किंवा जड, रक्ष जाडेंभरडें अन्न; अरकसबरकस अर्थ १ व बरकसल पहा.

**अरक-सी-शी**—पु. करवत चालविणारा; करवत्या; अरकस पहा. -वि. त्यानें केलेलें (काम); करवतीचें (काम).

**अरकाट**—न. प्र. अर्काट. कर्नाटकांतील एक शहर. -वि. अर्काटी; अर्काट शहरचें (रुपये, नाणें). उ० अरकाट गंजीकोट=अर्काटांतील एक विशिष्ट रुपया. [ अर्काट व गंजीकोटकडील ]

**अरकाट**—पु. लुच्चा; भांडत्योर; धूर्त; हुषार; अर्केट पहा.

**अरकान**—पु. १ खांब. २ (ल.) संचालक; आधारस्तंभ; प्रधान. [ अर. रकन=खांब अव ]. **०इ दौलत**—स्त्री. राज्याचे मंत्री; राज्याचे आधारस्तंभ. (एक पदवी)

**अरखडा**—अराखडा पहा.

**अर(रा)खणा**—स्त्री. (प्रां.) निग्रह; दमन; निरोधन; दाब; प्रतिरोध. [ सं. आ+रक्षण; प्रा. आरखण; म. राखण ]

**अरखुंडा, अरखुडा**—पु. १ चोळवदन, घासदन पडलेली खूण (दोरीनें वीरे); करकोचा. २ खांब, खोबण (दोरी बांधण्यासाठी, काठी-खुडीला पाडलेली). [ ओरखडा ]

**अरगजा**—पु. अनेक मसाल्याच्या द्रव्यांनीं मिश्रित असलेली पिबळी सुवासिक पूड; एक सुगंधी, सुवासिक उडीचा पदार्थ. [ हिं. ]

**अरगडी**—स्त्री. खरीपाच्या पिकापैकीं हलकी—तीन महिन्यांत येणारी ज्वारी. ही सुगंधी पेरतात. [ का. आरु=हलान+गडे,=दाणे, कांदे ? ]

**अरगळणें**—अक्ति. गोंधळणें; अडखळणें; घोटाळणें; कुंठित होणें; भांबावणें. [ सं. अर्गला ]

**अरगाल**—न. (कर्ना.) चाकोरी; नेमि.

**अरगिन**—पु. टांगण्याचा (लोंबता) राकेलचा दिवा. [ हिं. अरगनी=दोर. सं. अ+रगिनी=अरगिनी. तुल० इ. अर्गड=जाटोळ्या बातीचा दिवा ]

**अरगीपारगी, अरगोपारगी, पारगीचारगी**—स्त्री. १ आळीपाळी; अदलाबदली; आलट पालट. २ हातोहात देवघेवीची क्रिया. ( उ० कौलें, विटा वीरेच्या भरलेल्या टोपल्या एकांनें दुस-

कानो. १. १९

न्याच्या, त्यानें तिसऱ्याच्या हातीं, अशा रीतीनें घेऊन जाणें व रिकाम्या परत आणणें. ( तृतीया किंवा सप्तमी विभक्तींत नेहमीं उपयोग ) अरगीपारगीनें, अरगीपारगीं. [ सं. आर=साभिध्य + तसू; प्रा. आरओ; म. अर, आर=अलीकडे+सं. गम्+पार=पलीकडे+सं. गम्=( येणें, जाणें ) ]

**अरजणें**—क्ति. ( व. ) परवडणें; बनणें; चालणें; जमणें; जुळणें. ' ज्याला अरजेल तो घडेल पीतांबर. ' [ सं. अर्जु=मिळविणें ]

**अरजल-जली-जेळ**—वि. एका ( किंवा तीन ) पायानें पांढरा असलेला (घोडा); चित्रभंगी, हा अशुभकारक मानतात. [ अर. अरजल; हिं. सं. अर्जु=चकाकणें, पांढरें असणें. ]

**अरड**—स्त्री. तेऽ काळण्यासाठीं करडई, एंटी वगैरेचा भाजून, कुटून तयार केलेला कुडा; करडई वगैरेपासून तेल काढून घेण्याची क्रिया. ( कि० घेणें ) **अरड काढणें-घेणें**—१ एकायाची खरबड काढणें; हजेरी घेणें. २ ( जिवाला ) मगमरतोपर्यंत त्रास देणें किंवा वेजार करणें; दमविणें; शिणविणें; शिजविणें; धीज सोसावयास लावणें; घायकुतीला आणणें; भंडावणें; हाडें घुसळणें. **अरड निघणें**—जोर गमावणें; सत्त्वहीन होणें; दमणें; त्रासणें; गळणें; धकणें. [ का. अरळु=भाजलेलें धान्य. अरि=दळणें; चुरडणें. ]

**अरड**—स्त्री. आरडाओरड; आक्रोश; बखेडा; गलबला; गलका. [ सं. आ+रट्; प्रा. आरड ]

**अरडणें**—अक्ति. ओरडणें; आरडणें; रडणें; आक्रोश करणें; हंबरडा फोडणें. ' तों आरडत कौसल्यामाय । वरतें करोनिया बाहे । ' [ सं. आ+रट्=ओरडणें प्रा. आरड ]. **०खरडणें**—आरडाओरड करणें [ अरडणें द्वि. ]

**अरडा**—अरड पहा. **०अरड-ओरड**—स्त्री. **०ओरडा**—पु. एकदम ओरड; कल्होळ; सर्वांनीं मिळून केलेला आक्रोश; गडबड.

**अरडीदरडी**—स्त्री. अवघड जागा; कडा; उतरण चळण; नदीचा काठ. ' जैशा भोंवत दिसती अरडीदरडी । '—हा ९.८१. —एमा १९. १००. ' महा अवघड अरडीदरडी । उतरतां कडे कडाडी । '—कथा ६.५.९८. [ दरडी द्वि ]

**अरडीदरडी**—क्ति. खाचखळ्यांत; रानांत—डोंगरांत. ' गाथी राखें अरडी दरडी । '—एमा १४. १५६. [ सं. दरि=दरडी. दरड द्वि. ]. **जीव अरडीदरडीं घालणें-पाडणें**—संकटांत घालणें; साहस करणें; त्रास सोसणें; अतिशय कष्ट करणें;—**पाडणें**—संकटांत सांपडणें; पेंचांत येणें.

**अरडीपरडी**—स्त्री. परडी (द्वि.) ' अरडीबाई परडी ग । परडी एवडें फूल ग । '

**अरडेलें**—न. अरड घेऊन काढिलेले तेल. अरड पहा. [ अरड+तेल. ]

**अरख्या**—वि. ओरडणारा; बोंबल्या; किंकाळणारा; रडणारा. 'तुमचा गडी नुसता अरडया आहे.' [ सं. आ+रट् ]

**अरणी**—स्त्री. १ शेताची बांधवकळी; सींव; ओटा. २ रणां गण; रणमैदान; युद्धभूमि; रणक्षेत्र. 'पारकियां चिए अरणी। घालतु आला लोहा ची गवसनी।'—शिशु १७९. 'तेव्हळीं घ(ख)ळवळलि अरणी।'—उवा १४१६. ३ (ल.) पुढारी; सेनाव्यूह. 'देषा(खा) मोडलिया अरणी।'—उवा १६०६. [ सं. अ+रण, अरणी; सं. अरण=हिंसा, वैर, किंवा सं. रण ]

**अरणी**—स्त्री. पेरण; लोखंड वगैरे धातु टोकण्याचा टोकळा. 'जैसी लोहाची अरणी। तैशी मेरूची घडणी।'—कथा ६.२.२६. [ सं. अरण ]

**अरणी**—स्त्री. (ब.) एक प्रकारच्या फुलाची वेल. ही बहुधा काटिरी कुंपणांत वाढते. फुलांचा वास दुरून चांगला येतो व जवळून वाईट येतो. [ सं. ]

**अरणी-अरणीपाद**—न. अग्न्याधानाच्या वेळीं अग्निहोत्री ज्या लांकडांतून मंथन करून अग्नि पाडतात तें (पिंपळाचें) लांकूड. 'जैसा दो काष्ठांच्या अरणी। मधूनि काडिजे जेवीं अग्नि।'—एरुख ५.५. —एमा १९.७४. [ सं. अरण ]

**अरणें**—सक्ति. (गो.) आवळणें; आखडणें; आरणें पहा.

**अरण्य**—न. १ ओसाड, निर्जन प्रदेश; मोठें जंगल; वन; झाडी. २ जमीनीची स्थिति, पाण्याची दुर्मिक्षता, आणि अशाच कांहीं दुसऱ्या कारणांनीं जी जमीन लागवडीस व वसाहतीस निरुपयोगी असते ती; वैराण प्रदेश. ३ गोसावी लोकांतील एक पंथ. [ सं. ] ० **पंडित-पु.** अडाणी लोकांतील शहाणा, ज्याच्या विद्वत्तेचा व्यवहाराला उप योग नाही असा. (ल.) मूर्ख. (फक्त अरण्यांतला विद्वान्, तेथें त्याची विद्वत्ता अजमावण्यास कोणी येत नाही). 'असे अ० इंग्लंडांत गेल्या-वर 'एरंडोपि द्रुमायते' या न्यायानें तेथें...मान पावतात.'—नि.

० **रुदन-रुदित-रोदन**—न. (निर्जन अरण्यांतली निष्फळ रडणें) ज्या त्तकारीचा किंवा विनवणीचा उपयोग होत नाही अशा वेळीं योजा-व्याचा शब्द; व्यर्थ श्रम; निरुपयोगी खटपट. 'आपल्या देशाबंधुंची जी काकूळत केली ती केवळ अरण्यरुदितप्रमाणें निष्फळ झाली.'—नि. ० **वास**—पु. तपश्चर्येकरितां गांव सोडून अरण्यांत राहणें.

० **सेवन**—न. अरण्यवास. ० **सेवी**—वि. अरण्यवासी; अरण्यांत राहणारा.

**अरतणंपरतणें**—उक्ति. उलथें पालथें करणें (भाकरी, पोळी). [ सं. परिवर्तन=परतणें. द्वि. अरता+परता ]

**अरतवण-परतवण**—न. नवीन लग्न झालेल्या मुलीचें सासर-माहेर करणें. [ सं. परिवर्तन=परतणें द्वि. अरतवणें-परतवणें ]

**अरता-ती-तें, अरुता**—कवि. अलीकडे; इकडे; येथें; ह्या बाजूला, भागाला. याच्या उलट परता. 'देव साराचे परते। संत पुजाचे

अरते।' 'तो गांव नदीचे अरता आहे.' (ल.) अधिक प्रिय किंवा आवडता. 'मला लेंक अरता आणि पुतण्या परता, असें नाहीं दोघे सारखेच. [ सं. आर=साभिच्य + तस् ]. ० **परता**—कवि. १ अलीकडे पलीकडे; इकडे तिकडे; दोन्ही बाजूला; सर्व बाजूनीं; सभोवार. २ तेथेंच; आगेंमाणें; जवळ; आसपास; कमीअधिक; लवकर किंवा उशीरानें. —वि. १ इकडचा तिकडचा या बाजूचा त्या बाजूचा; दोहींकडील; एकाच विवक्षित सदराखालीं न येणारें. उ० अरतीपरती मिळकत; जादा आड मिळकत. २ धुद्र; किरकोळ; अवांतर; सदरफदर. 'मी एकच चाकरी करीन अरतें परतें कांहीं करणार नाहीं.'

**अरती**—स्त्री. १ कंटाळा; तिटकारा; वीट; विरक्ति. २ असमाधान; अतृप्ति. —वि. कंटाळा करणारा; विरक्त; अतृप्त; असमाधानी. [ सं. अ+रति ]

**अरती**—आरती पहा.

**अरतीर**—न अलीकडीची थडी—कांठ वगैरे. 'प्रपंच नगरा-सभोवतीं। कर्मनदीची महाख्याति। तिचेनि जेथें जीव वर्तती। उत्पत्तिस्थिती अरतीरीं।—एमा ११.१०५२. [ अर=अलीकडील+तीर=कांठ ]

**अरति**—स्त्री. १ कोपरापासून करंगुळीच्या टोंकापर्यंतचे हाताचे माप; हात. २ किच्छु; लांबी ३४'२ इंच—छ अंक १९९. [ सं. ]

**अरत्र**—कवि. १ येथें. २ इहलोकांतलें, मृत्युलोकचें जीवित; याच्या उलट परत्र. ३ इहलोक; मृत्युलोक. 'तेथें अरत्र ना परत्र। कांहींच नाहीं।'—दा ५.३.४. [ सं. परत्रच्या उलट ]. ० **ना परत्र**—अ. इकडे नाहीं व तिकडे नाहीं अशा प्रकारें; इथें ना तिथें; अधांतरीं.

**अरद्**—वि. (गो.) अर्थ पहा. ज्या सामासिक शब्दांत अर्थ हें पद आहे त्या ठिकाणीं अरद् हेंहि पद चुकीनें पुष्कळदां वापरतात. उ० अरदकच्चा—जेवा—पडा—पिका—वाट. [ सं. अर्थ ]

**अरदळ**—तैनातीची अर्धी रकम; अर्धेली. —ख ३६८०. [ सं. अर्थ ]

**अरंदळणें**—अक्ति. १ ओरडणें; गर्जना करणें; गोंगाट करणें. २ हातपाय आपटणें; चरफडणें; अदळ आपट करणें. [ सं. आकंदन किंवा आरुद् ]

**अरद्द्र**—वि. आर्द्र (अप.) ओले. 'कितेक दिवस अरद्द्र शुष्कपणें'—सप्र ८.२० [ सं. आर्द्र ]

**अरंर्थें**—न. संततीचा अभाव; अनपत्यता; निसंतान. [ अ+रंघणें ? ]

**अरपार**—आरपार पहा.

**अरब**—पु. अरबस्तानातील रहिवासी—माणूस—घोडा. (फ्रगवे-दांत अर्बे—वां हा शब्द घोडा या अर्थी येतो. अर्बे देश म्हणजे हल्लींचे अरबस्तान असावे.) [ अर. तुल० सं. अर्बेन = घोडा. प्रा. भारव=अरब ]

**अरबचरब, अरबट, अरबटचरबट**—वि. १ वेचव; नीरस; बेलज्जतदार; निःसत्व, रक्ष (अन्न). २ धथोट; निलाजरा; उनाड; तोंडासतोंड देणारा; उद्धट; राकट; असभ्य; जंगली; खेडवळ (इसम, भाषण, चालरीत, संवय, देश, सुलुब, रान, जागा इ०). 'मोठा अरबट दिसतो हा !' —न. बडबड; बकबक; वटवट; बाष्कळ, निष्कारण गप्पा. —क्रि. निरर्थकपणे; बाष्कळपणे; कांहींचे बाहीं (बोलणे). [ सं. आरभट=साहसी अप. किंवा चर्वे, चर्वे=चावणे, खाणे द्वि. किंवा ध्वनिवाचक ]

**अरबट दोंड**—वि. जंगली; खेडवळ; अडदांड; रानवट; अड-मुठ्या; टोंग्या. [ सं. आरभट ]

**अरब(स्ता)स्थानी**—अरबी पहा.

**अरंबळ**—न. क्षीणता; कासावीस होणे; घाबरणे; कुंथणे. 'तेवि मुडपोनि मुजला पाये । तरी अरंबळ न करिती ।' —दावि १३३. [ सं. आ+र=ओरडणे, शब्द करणे. ]

**अरंबळणे**—अक्रि. विप्र. आरंबळणे. १ झोपेत बरळणे, बड-बडणे; कुंथणे. २ झोपेने घेरलेला असणे; पंगणे. ३ ओरडणे; अर्वांत बहकणे; आक्रोश करणे; हंबरडा फोडणे. ४ निष्कारण किंवा व्यर्थे बडबड करणे. [ सं. आ+र किंवा आ+रंभ=ओरडणे, शब्द करणे ]

**अरंबळणे**—अक्रि. पोळणे, भाजणे.

**अरबा**—वि. चार संख्या (सुर सन) [ अर. अरबाह ]

**अरबा**—पु. १ अरबांची लढाई—हत्त्या; युद्ध. ( कि० (वर) झाडणे ). २ शिब्यांचा किंवा धमक्यांचा वर्षाव. ३ कोणतीहि तडफदारी, जोराची क्रिया; झपाटा; तडाखा; धडाका. जसे—रागाचा—जेवणाचा—लिहिण्याचा अरबा. ४ (सोलापूर प्रांत) गांवाची किंवा किल्ल्याची वेस. ५ अरबा पहा. (वर) ० उडणे—रागाने—त्वेषाने उठणे, उठाव करणे. ० पिऊन जाणे—पिणे—सोसणे—त्वेष, राग, आवेश सहन करणे, सोसणे. २ तोफांचा मारा सहन करून आंत घुसणे. [ अर. अरबा ]

**अरबाड**—न. ( व. ) ऊर; फांसळ्या; बरगड्या किंवा त्यांची बाजू. ' अरबाडावर लाथ मारली. ' [ सं. उरम्+वर्ति: ]

**अरबाडी**—पु. ( व. ) विंचू व सर्पदंशावरील मंत्र जाणणारा मांत्रिक. ' अरबड्याच्याने साप उतरला नाही. ' [ सं. उरग, आर=अजार+बाधा; फा. अरबद=सर्प ]

**अरबाणा**—पु. हुकमत; बर्चेस्व; ताबा; आटोका. [ फा. अरबा + बाणा = रीत, चाल; अरे + बाणा ? मोको ] —ण्यांत असणे—चालणे—राहणे—वागणे—आज्ञेत किंवा कळांत असणे. —ण्यांत नसणे—नून जाणे—आज्ञेत नसणे; आटोक्याबाहेर जाणे.

**अरबी**—वि. अरबस्तानासंबंधी. ( ल. ) भाषा, घोडा, वेष, लिपि, फळफळावळ वगैरे. ' मंद हळु हळु चालतो । चपळ कैसा आटो-पतो । अरबी फिरवणार तो । कैसा असाबा । ' —दा १९.७.१८.

**० तगादा**—पु. अरबी शिपायांनी लाविलेला तगादा. हा अतिशय जुलमी व त्रासाचा असतो. यावरून ( ल. ) अतिशय निकडीची—सक्तीची—जोराची मागणी; मारवाडी तगादा. ० **पहारा**—पु. अरब लोकांची चौकी. हा फार कडक व जालीम असतो त्यावरून कडक व सख्त पहारा. ( कि० करणे, लावणे, मांडणे, बसवणे, लागणे, बसणे ). ० **साल**—न. ० **सन**—पु. अरबी वर्ष; सृगसाल; शहुरसन (सुर); याची संख्या मांडण्याची रीत पुढीलप्रमाणे. अहद—इहिदे १, इसने २, सल्लास ३, अरबा ४, खम्मस—सिन ५, सीत ६, सब्बा ७, सम्मान ८, तिस्सा ९, अशर १०, अहद अशर ११; इसने अशर १२, सल्लास अशर १३, तिस्सा अशर १९, अशरीन २०, सल्ला-सीन ३०, अरबैन ४०, तिस्सेन ९०, मया १००, मयातैन २००,

गल्लासमया ३००, अरबासमया ४००, तिस्सासमया ९००, मय्या व अलफ ११००, मय्यातैन व अलफ १२००, अशर अलफ १००००. हे उजवीकडून डावीकडे मांडीत जातात. टोकळ मानाने अरबी सनांत ५९९ भिळविले म्हणजे इसवी सन येतो. कागदपत्रांत हे अक्षरांनी लिहितात. उ० इसने सल्लासीन तिस्सेनमया व अलफ = २ + ३० + ९०० + १००० = १९३२.

**अरबु(बु)ज**—दू—वि. (विप्र. अर्बुज) राकट; आडदांड; खेडवळ; मद्र; रानटी; जंगली; अडाणी; रडव; फूर; ओबडधोबड. ' अति-सात्विकता दृष्टी पडे । तरी मानी वेडे अर्बुज । ' —एभा २३.२६४. [ सं. अ+बुध; प्रा. अ+बुज्ज = अरबुज ]. ० **जात**—रानवट, अडदांड जात; अशा जातीचे लोक—भिन्न, पठाण वगैरे. ' इराणी दुराणी, जात अर्बुज. त्यांनी कित्येक तरुण स्त्रियांच्या अन्न घेतल्या. ' —भाब ८.

**अरबैन**—वि. ४० संख्या; अरबी साल पहा. [ अर. ]

**अरबबा**—अरबा पहा.

**अरंभ**—अरंभिक—( गो. ) आरंभ पहा.

**अरम(मा)र**—आरमार पहा.

**अरमिन**—एक मुंगसाच्या जातीचा, अंगावर लव किंवा लोकर असलेला प्राणी. य. लोकराचे झंगे न्यायाधीश, सरदार यांच्या-करितां करितात. [ इ. हर्मिन ]

**अरर**—न. दार; दाराची फळी; कवाड. ' जाय बळे उघडाया कर देउन उघडिल्याहि अररा ज्या. ' —मोसभा ३.४. [ सं. अरर=दार ]

**अरर**—उद्ग. अरंरे ! दुःख; शोक; आश्चर्य व्यक्त करणारा उद्गार. [ सं. आ+र ]

**अरब**—वि. अर्बे; दहा कोटी संख्या. [ सं. अर्बुद ]

**अरबळ**—वि. ( गो. ) खोडकर; पोरकट; वेडसर. [ सं. आ+रब+ळ ]



**अरबा**—वि. नाजुक; अरवार; अरवार पहा. 'माशुक मउ मुखचंद्र सुकुमार पुष्पाहुनचि अरवा ।'—प्रला २३०.

**अरबा**—स्त्री. मर्जी ! धार.

**अरबाडी(ळी)**—क्रि.वि. ( व. ) अवेळी; अकार्ली. [ येर+बेळी; सं. अपर+वेला ]

**अरवार**—वि. ( गो. ) खोडकर; खोडसाळ; उनाड; दांड; अरवळ ( मूल. ) [ सं. आ+रव+ळ ]

**अरवार-ळ**—वि. अरवार पहा. १ हलकें; सहज तुकडे पडणारी ( भाकरी, पोळी इ. ); खुसखुशित ( पक्कात्र ). २ मऊ; नरम ( आंबे, फेळी, इ. ) 'मुळे चांगले अरवार असतात'—बागेची माहिती ३४. ३ ( काव्य ) नाजुक, सुकुमार. —स्त्री. मृदु शय्या, जेज: अरवार पहा. [ का. अरळ=फूल ? ते. अवरळ=काटकुळा, पातळ. ]

**अरवाळी**—स्त्री. खोड्या; दांडपणा ( लहान मुलांच्या ) चेष्टा; उनाडक्या. —वि. खोडकर.

**अरविद्**—न. कमल; पद्म, 'नमो विशदबोधविद्दा । विद्या-रविदप्रबोधा ।'—ज्ञा १०.१. 'रामाचे वदनारविद ।' [ सं. ]

**अरशिसि**—अर्धशिसी पहा. [ का. अर=अर्ध+सं. शीर्ष=होके ]

**अरशी-सी**—स्त्री. १ उपनेत्र; चष्मा. २ लहान आरसा; आरशी. 'त्या आरशा घालुनि अंगठयाला'—सारुह ६.२७. [ सं. श्वादर्श ]

**अरस**—वि. रसहीन; नीरस. ( ल. ) बेचव; शुष्क. 'कशासाठी गर्वा अरस कवनें मी स्ववदनें'—केक ६. [ सं. अ+रस ]

**अरसट्टा**—अडसट्टा पहा.

**अरसपरस**—क्रि.वि. १ भोंवताली; जवळपास; आसपास; आजूबाजूस. २ ( को. ) अवरसचवरस. [ सं. परिसर-परस द्वि. ]

**अरसपरस**—क्रि.वि. ( बडोदें ) परस्पर. 'अरसपरस सलाम्या होऊनी । परत आले. '—गापो ६७. 'शेवटीं उभयपक्षां अ० हळदीकुंकू वेण्यांत येते. '—पेरापुविनि १०६. [ सं. परस्पर; यु. अरसपरस ]

**अरसा**—आरसा पहा.

**अरसा-आरसा**—अर्सा पहा.

**अरसिक**—वि. १ सौंदर्य व मोहकपणा न जाणणारा किंवा त्यासंबंधी अडाणी; चव किंवा गोडी नसलेला; मर्म न जाणणारा. ज्याचें ललितकलादि गोष्टींत मन रमत नाही असा 'सेवतीये अरसिकाही । आंग पाहतां विशेपु तरी नाही । परी सौरभ्य नेले तिहीं । भ्रमरीं जाणजे ॥'—ज्ञा १५.५९४. २ बेचव; नीरस. [ सं. अ+रसिक ]

**अरसेनिक**—न. सोमल; ताल; रसायनांतील एक मूल द्रव्य होमिओपॅथीत हें महाभारी, अतिसार, शक्ति, दमा वगैरेवर औषध. [ इं. ]

**अरस्य**—वि. निरस 'चाखों ते तें अरस्य' गीता १.२३१८ [ सं. अ+रस ]

**अरळ**—न. १ फूल. 'शेजेवरी अरळ सुकले. '—ह ३०.२७. २ ( गो. ) मऊ झालेले. —क्रि.वि. ( अज्ञाद या अर्थी ) 'उंच होवोनि ऊर्ध्व हस्ते । अरळ कळिका तोडिल्या'—ह. १७.१०९. [ का. अरळ=फुलणें; फूल ]—वि. ( ल. ) नाजूक, मृदु. 'शय्या घालुनी एकांती । अरळ सुमनांची निगुति ।'—एरुव ३.२६ अरवार; अरवार, अरवाळ, पहा.

**अरळ, अरळतरळ**—वि. १ सैल; दिलें ( बोचकें, गाठोडें. ) २ अद्रपवस्थित बसविलेले; नीट, सरळ नव्हे; वेडेवाकडे; अयोग्य बसविलेले ( धोंडा, खांब, तुळई. ) ३ अनिश्चित; घोटाळ्याचें; घाल-मेळीचें; मोघम, पिठपिकीत ( बोलणें, भाषण ). ४ अव्यवस्थित; ढिलाईची; मंदीची ( वागापूक, उयोगधंदा. ) —क्रि.वि. ढिलाईनें; सैलपणानें; सरळ नव्हे ( बांधणें ); अयोग्यरीतीनें ( बसविणें, लावणें, रोवणें ); सैल; विस्कळित ( रचणें, ठेवणें ), मोघम; पिळपिळित-पणें ( बोलणें, करणें. ) [ अरळ+तरळ ]

**अरळी**—स्त्री. विप्र. अगोळी. ( कों. ) मोट्यानें मारलेली हांक; आरोळी; मोट्यानें ओरडणें—आवाज देणें—करणें. [ सं. आ+ह=शब्द करणें; प्रा. रोळ=कोलाहल ]

**अरळी**—स्त्री. घोड्याच्या अंगावरील उलटी गोम ( केसांची ); एक अशुभ लक्षण. [ ? ]

**अरक्षित**—वि. रक्षण न केलेले; असंरक्षित; न राखलेले—पाळलेले [ सं. ]

**अराहणें**—आराहणें पहा.

**अराकस**—अरकस पहा.

**अराखडा**—पु. १ टोकळ अंदाज, धेतबात; नकाशा; मसुदा; रूपरेषा; खुणा; योजना. [ सं. आ+रेखा, आलेख ] ( कि० घालणें; करणें; मांडणें ). २ हिशोबाचें अंदाजपत्रक; खर्चा. ३ मर्यादा किंवा सीमा; इयत्ता; कार्यक्षेत्र; ४ नकाशा; चित्रे वगैरे काढण्यापूर्वीचा आकृतिपट ( आऊट लाईन ). ५ ओरखडा; ओरखडा; रेघोट्या; खरडलेल्या खुणा. ( कि० ओढणें, काढणें, पडणें. )

**अराखणा**—स्त्री. ( को. ) दमन; निग्रह; संयमन; आकलन; दाब; प्रतिरोध; दावांत ठेवणें; रोधणें. [ आ+रक्षण=राखण ]

**अराजक**—वि. १ राज्यसत्ता नष्ट करू पाहणारा; बंडखोर; क्रांतिकारक. २ राज्यसत्ताविरहित, शास्ता नसलेला ( देश ). [ सं. ]  
० कत्व—न. बंडाकडे प्रवृत्ति; अराजकपणा; अराजकता. 'एकादी सुधारणा करणें म्हणजे अराजकत्वाकडे पाऊल टाकणें कीं काय असें लोकांस वाटूं लागले होते.'—इंभू ३१३.

**अराजक-ता**, स्त्री. **अराज्य**—न. ( राजाच्या ) सिंहासनावर किंवा गादीवर कोणी नसणें. ( ल. ) निर्नायकी; अंदाधुंदी; बेबंदशाही; अराजककाल: सरकार या संस्थेचा अभाव. [ सं. अ+राज, राज्य ]

**अराटी**—स्त्री. कांटी; एक झुडप; हीं झाडें कंटकयुक्त वेली-प्रमाणे पसरणारी आहेत. पांजे खैराच्या पानासारखीं. वात, कास व पित्तरोग यांवर गुणकारी. —वयु १.२७. (सामा.) कांटीरी झुडप. 'अराटीलागी म्युता। कोठोनि असेल कृपावंता।'—व्यं १५ [वै. सं. अराटकी; सं. आरी?]

**अराठणें, आरठणें**—अक्रि. कावूंत येणें. [सं. आराट?]

**अराणूक**—स्त्री. १ विश्रांति; स्वस्थता; स्वास्थ्य; फुरसुद; रिकामपण. २ शांतता; सौख्य; शांति; तृप्ति; समाधान. 'तुका म्हणें नाहीं। अराणूक तुज कांहीं।'—तुगा ५८२. [सं. आ + र्म् + णूक]

**अराबा**—स्त्री. १ तोफ; तोफेची गाडी. २ बांतरी; तोफांचा मारा; सरबत्ती; अरब लोकांचा सपाट्याचा गोळीबार. अरबा पहा. ३ गराडा; व्यूह. 'देऊनि अराबा भंवतीं।'—संप्रामगी ५८. ४ लवाजमा; इतमाम; ताब्यांतील मालमत्ता; प्रापंचिक पसारा; निरनिराळे व्याप (कुटुंबे, गुरेढोरे, जमिनी वगैरे). (क्रि० पडणें, घालणें, मांडणें, पसरणें, उचलणें आटपणें). ५ मोठा बडेजाव; डौल; दिमाख; भपकेदार प्रदर्शन; अवडंबर; (क्रि० घालणें, घालून बसणें). ६ (व.) षोडशा; गोंधळ. **अपिणें**—शत्रूचा गोळीबार सधून करून शत्रूच्या फौजत जाणें. —ख ४८६०. 'इंप्रजांचा अराबा पिऊन मराठी फौजा आंत घुसल्या, हत्यार चालले. इंप्रजी लोक बहुतेक कापून काहाडले.'—रा १९.६३. [फा. अराबा=तोफेचा गाडा]

**अराम-खाना-शीर**—आराम पहा.

**अराल**—वि. वांकडे 'आम्हांसी सांगाती। होती अराले ते होती।'—तुगा. १८०७. [सं. अराल]

**अराल**—(हस्त) पु. (नृत्य) आंगठा अकुंचित करून तर्जनी धनुष्याच्या आकाराप्रमाणे मध्येच वांकवून ठेवणें व बाकीचीं बोटे सरळ पसरून ठेवणें. [सं.] **अखटकामुख** (संयुत हस्त)—पु. (नृत्य) दोन्ही हात उपपद्मक करून पद्मकोष करणें व मग अराल करून खटकामुख करणें.

**अराष-स-सी**—स्त्री. आरास; सुंदर रीतीने केलेली मांडणी; सजावट; आरसे, छतें, चित्रें, दिवे इत्यादिकांनीं सुंगारलेलें घर; याटमाट; भपका; आराईश—रा १.१९०. 'करून तेव्हां परिंच्या अरासी।'—सारह. ८.३१. [फा. आराइश]

**आराष्ट्रीय**—वि. राष्ट्रसंबंधी नव्हे तें; राष्ट्रहितचें नव्हे असें; विदेशी; परकीय; राष्ट्रीय भावनेच्या विरुद्ध. 'शिक्षणक्रमास जास्तच आराष्ट्रीय स्वरूप आलें आहे.' सेपु २.१५. [सं.]

**अरालफराळ**—न. (कु.) अपस्तुत भाषण. अरळतरळ पहा. [विचित्र रूप. फराळ द्वि. किंवा अरळ+फराळ]

**अरि**—पु. १ शत्रु; वैरी; दुष्मन्. 'मज सर्वांतराते कल्पिती। अरि मित्र गा।'—ज्ञा. ९.१६६. २ चक्र. [सं.] **अमर्दन**—वि. शत्रूला ठार मारणारा; नाश करणारा. 'अरिमर्दाना उठे आतां।' रावि. —न. शत्रूचें निर्दालन, हनन; शत्रूचा पराजय. 'तेचि धगधगीत चक्र। अरिमर्दनीं उद्भूट'—एकवच १.४७. **अराय**—पु. अरिराव; शत्रूचा राजा; शत्रुप्रेष्ट. 'देवांचेनि तेजे बहुवसे। अरिराए जितिलें अनायासे॥'—शिथु ७३५. [सं. अरि+राजन्]

**अरिठा**—पु. रिठा [सं. अरिष्ट]

**अरिथ-अरथ**—पु. (गो.) अर्थ [सं. अर्थ]

**अरिष्ट**—न. १ अनिष्टकारक, दुःखकारक गोष्ट; अशुभ किंवा त्रास उत्पन्न करणारी गोष्ट. २ लुटारू, दरोडेखोर, टोळधाड, धूमकेतु, उल्कापात, धराणीकंप, नैसर्गिक संकट, किंवा अशा तऱ्हेचा अनिष्टकारक प्रसंग, आपत्ति. ३ खोडया (ल्हान मुलांच्या). ४ दुर्दैव; दुर्भाग्य. ५ अनर्थकारक अतिरेक; सुकसानीचा जोर उ० पावसाचें पडणें, वारा वाहणें. (क्रि. ओढवणें; कोसळणें; मांडणें). (सामा-शब्द) अरिष्टनिरसन—कारक—सूचक. ६ आसव; अर्क; मष; पाणी आदि करून द्रव पदार्थांत औषधी द्रव्ये घालून काढ्या-प्रमाणे अमीवर तयार करून आसवाप्रमाणे पुरून ठेवून काढतात तें. ७ (वैद्यक) मरणचिन्ह. ८ सूतिकाग्रह; बाळंतिणीची खोली. 'मेळविले देव सकळ जाउनि विधिने स्वयें अरिष्टांत।' [सं.]. —वि. कठिण; अवघड; प्रचंड; प्रयासाचें 'वेद मुखोद्गत करणें म्हणजे केवढें अरिष्ट काम.' नि. १०५५. **अस्तोषी**—वि. दुसऱ्यांवर संकटें आलीं असतां आनंद मानणारा.

**अरी**—स्त्री. १ आर (चांभाराचे टोचण्याचें हत्यार); टोंचणी. म्ह० गांडीखालीं अरी, चांभार पोर मारी = स्वतःजबळ जिन्नस असून तो हत्यार असें समजून शोध करणें. २ लोखंडी अणकुन्चिदार टोंक (भोंवण्याचें, पराणीचें). [सं. आरा]

**अरी**—स्त्री. हारी; ओळ; राग [सं. अर=चाकाचा आरा]

**अरीणी**—वि. (गो.) अरुणी (अप.) कर्ज नसलेला. [सं. अ+रुणी]

**अरीनवखतु**—क्रि.वि.सव्यां. [फा.]

**अरीभवन**—न. (शाप.) सरळ रेषांत बाहंर पडणें (प्रकाशाचें); किरणरूपानें निघणें; किरणविसर्जन. (इं.) रेडिएशन. [सं.] **अरीस**—स्त्री. मूळव्याधीचे मोड. 'एक वडी सेविजे अरीस मरति।' वैद्यकवाड भाइअ ४६. [सं. अरी]

**अरीळ**—वि. न चाखलेलें; शुद्ध. 'फळे कंदमूळें जरी ही न मीळे। तरी काळ कमी जळें कीं अरीळें।'—किंसुदा २.८. [सं. अलीट?]

**अरुच**—वि. (गो.) १ हचकर नसलेलें. २ तुच्छ; न रुचणारें. [सं. अ+रुचि]

**अरुचि**—स्त्री. १ कंटाळा; तिटकारा; अनावड; अप्रीति; नाप-संती. २ (वैद्यक) पोटांत भूक असूनहि रोगामुळे तोडांत घातलेले अन्न खावत नाही अशी अवस्था. चव नाहीशी होणे; जिभेला गोडी नसणे. ३ अमान्यता; अननुकूला; अनभिमतत्व (प्रतिपादित अर्थासंबंधी). 'या दुसऱ्या उदाहरणावरून पूर्वादाहरणी काहीं ग्रंथ-कारांची अरुचि आहे असे दिसते.' [ सं. ]

**अरुचिर**—वि. १ वेचव; कंटाळवाणे; नापसंत; तिटकारा उत्पन्न करणारे. २ सुंदर नसलेला. [ सं. अ+रुचि ]

**अरुण**—पु. १ सूर्याचा सारथी; करयपुत्र; गरुडाचा वडील माऊ. २ उषःकाल; प्रभात; पहाट; अरुणोदय; (तांबडे फुटणे). —वि. तांबडा; लाल; रक्त; आरक. 'रागजली अरुणकांति विराज वीते।' —नल ९७ [ सं. ]. —**णिगमा**—स्त्री. तांबडेपणा; लाली; रक्तिमा. —**णोदय**—पु. तांबडे फुटणे; सूर्योदयापूर्वी पूर्वादिशेकडे रक्तप्रकाश दिसें लागणे; सूर्य उगवण्यापूर्वी तीन घटकांचा काल; प्रभात; पहाट. 'घनदयाम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला।' —होला १६.

**अरुता**—किंवि. इकडे; अर्थीकडे; अरता पहा. 'तो बुध्दियोग विविरितां बहुते पाडे पार्था। दिसे हा अरुता। कर्मयोगु।' —शा २.२७४. 'ते अरुतेचि ठेले।' —दाव १९४. [ सं. आर+तस ]

**अरुता-अरू**—स्त्री. १ हक्क, जागा; योग्यता; योग्य स्थान किंवा धंदा, उद्योग. २ पूर्ण आवश्यकता—जरूरी (हजेरीची, मताची, येण्याची) ; अपरिहार्यता; अगत्य. 'त्याच्यापुढे बोलण्याची कांही अरुता नाही.' —ख ३२०३. (क्रि० धर; ठेव) 'मी आतां गेलों असतो पण दादाची अरुता आहे.' 'कुळाची अरुता न धरतां जामीनदार खुद्द रुपये देईल.' [ सं. अरुता ]

**अरुंतुद**—पु. (शाप.) एक उत्कर्ष; (इं.) अंकिडाइन.

**अरुंद**—वि. (कर्षी अरुंव.) हंद्दीला कमी किंवा अपुरें. [अ+रुंद]

**अरुंधती**—स्त्री. १ वसिष्ठकृषीची पत्नी; कर्दमकन्या. २ सप्त-र्षीमधील वसिष्ठाच्या जवळचा तारा; (ज्याला अरुंधती दिसत नाही तो लवकर मरतो. कारण दृष्टि इतकी मंद झाल्यांतर आयुष्य फार थोडे उरलेले असते असा समज आहे.). ३ (योग) जीम; जिन्हा; जिन्हाप्र. —योर १.२६. **०दर्शनन्याय**—पु. अरुंधती तारा वसिष्ठा-च्या छुणेवरून दाखवितात त्यावरून लक्षणें. शेजारच्या मोठ्या गोष्टीवरून लहान गोष्टीचा निर्देश करणे. [ सं. ] **०केश**—ही राशि उत्तरगोलार्धात सिंह आणि भूतप यांच्या मध्ये आहे. (इं. कोमा-बेरेनिसेस).

**अरुवार**—वि. १ कोमल; नाजूक; मुदु; सुंदर; मऊ; हळु-वार; सुकुमार. 'कीं अरुवरें करें। विचित्रा धातुर्ची सपुरें।' —ऋ ७८. 'कां अन्न लाभें अरुवारें। रंधितिये उणें' —शा १८. १४२. 'रानोत्पलसुकुमार। त्याह्मि पदें तुमचीं अरुवार।' —रावि

१३.५९. 'कीं कमळिणी सुकुमार ... कीं शिरस फूल अरुवार। क्षणमात्रें कुबुंजे।' —हरि २.१३५. २ खुसखुशीत; हलकी; हळु. 'एक सच्छिब्रे अरुवार। नवनीतसडुगें गोडसी।' —सुआदि २९.८४. ३ हलकें. 'वाळ्या अनुतापकाचरिया। वैराग्य-तळणें अरुवारिया।' —एरुव १४.१०८. [ हळुवार. का. अरुळु=फूल. —न मृदु शय्या. 'महा सुखाचे अरुवारी।' —परमा १२.७. 'तो असे क्षीरसागरी। निद्रिस्त शेषाचे अरुवारी।' —कथा २.५.१५७. अरुवार पहा.

**अरु(रू)रा-ष, अरुसा**—वि. १ आर्षे; मूढ; विचित्र; मंद; जड; वेडावांकडा; मंदबुद्धीचा; बोवडा; मूर्ख. 'हा अरुष भक्तिचा भाव। दयाळा धांव घेई धनुकरा।' —देप २८.१. २ विचित्र; विक्रिस (माणूस). 'येक अरुषे आक्षिपिलें' —सप्र ८.१२२. [ सं. आर्षे ]

**अरूप**—वि. १ आकार किंवा रूप विरहित; निराकार (ब्रह्म, वायु, ध्वनि, इ०) 'अरुप तें रूपास आले.' २ कुरूप; बेढव; बेडोळ 'कृष्ण अगुणांचा अरूप। कन्या सगुण आणि स्वरूप।' —एरुव १०.९६. [ सं. अ+रूप ]

**अरे**—उद्ग्रा. पुरुषाला हांक मारतांना—बोलावतांना सलगीनें अगर तिरस्कारानें बोललेला शब्द; संबोधन—रे, ए वगैरे. म्ह० अरे तर कांरे अहो तर काहो. कधीं आश्चर्य वाटले असतांना अरे! असा उद्गार निघतो. नामापुढे लावतांना अ गाळतात. जसें—रामरे! [ सं. अरे ]

**०अरे करणे**—कर्म नको म्हणणे; मना करणे; ताकीद देणे. **०जारे**—(क्रि० बोलणे—म्हणणे—चालणे—भांडणे). उद्वटपणा, उर्मटपणा.

**०तुरे**—स्त्री. शिष्टाचार सोडून अमर्यादपणे, हलकटपणानें बोलणे; एकेरीवर येणे; हमरी तुमरी; हातघाई; कजाखीची लढाई. —शिदि १४०. (क्रि० बोलणे, करणे) **०तुरेनें**—अहमहमिकेनें अधिक उत्साहानें. 'योग्य मनुष्यास उमेद चढून दुसऱ्यानें अ० कामें करीत असावें.' —स्वप २७१. **०तुरेवर येणे**—एकेरीवर येणे; भांडण्यास लागणे. 'बाईसाहेव असें अरेतुरेवर एकदम येऊं नका.' —इप १०१.

**०वापरे**—आश्चर्यांचा—भीतीचा उद्गार.

**अरेकस**—पु. करवत्या; अरेकस पहा. 'अरेकसाच्या कामाला चिरकाम म्हणतात.' —महमा १२६.

**अरेराव**—पु. अरे! अरे! करण्यांत पटाईत. फुशारकी मार-णारा; फुकट प्रतिष्ठितपणा दर्शविणारा; खणक्या; धटिंगण; खलेळ; टेकोजी; लोकांत मन मानेल तसें वागणारा; रागडमल्ल; अहंमन्य; गर्विष्ठ; अल्पाधिकारानें प्रमत्त झालेला; तिस्मारखान. 'राष्ट्रीय सभा पूर्णपणे राष्ट्रीय हित साधणारी व्हावी, तिचें काम जनतेच्या बहु-मताने व जाहीर रितीनें व्हावें, तें एखाद्या अरेरावाच्या खोलींत खासगी रितीनें होऊं नये असें आमचें म्हणणें आहे.' —टिन्या. [ अरे+राव ] —**ची-वकी**—स्त्री. जुलूम; अहंमन्यता; दडपशाही; फुशारकी. 'विद्याखात्याचें धोरण अरेरावीचें असून' —केले १.४९. —वि. जुलमी; अहंपणाचें; आडदांडपणाचें; उद्वट; अन्यायी. 'चार्ल्स

हलियट यांच्या सारख्या अरेरावी अंमलदारास खोल पाण्यांत शिरावयाचे होतें. ' -टि १.१६२.

**अरेरे**—उद्ग. दुःखोद्गार; शोक—विस्मय—भय यांचा किंवा महत्त्वाची चूक आठवली असतां पश्चात्ताप होण्याच्या वेळीं येणारा उद्गार; अररं [ अरे ]

**अरेलिया**—न. एक सुंदर पानांचे बागेंतील झाड. [ इं. ]

**अरैठ**—न. अनर्थ; अरिष्ट पहा. ' शैल्ये थोर अरैठ केलें । तवकें तीनि ओतना वाडले । -शिष्ट ९८७. [ सं. अरिष्ट; प्रा. ]

**अरोग-गी**—वि. निरोगी; आजारी नसलेला; निकोप प्रकृतीचा; धडधाकट; सुदृढ. [ सं. अ + रोग ]

**अरोचक**—पु. अरुचि; तोंडाला चव किंवा रुचि नसणें; मूक नसणें. ( ल. ) कंटाळा; शिसारी. ' तेलुलें अरोचक । विषयीं घईल ॥ ' -ज्ञा १२.१०६. -वि. न रुचणारा, आवडणारा; कंटाळावाणा. [ सं. अ + रुच ]

**अरोबा**—अराबा पहा.

**अरोसा**—पु. १ अणकूचीदार, निमुळतें टोंक; शेवट ( दोरी—दोराचा ) . २ निमुळत्या शेवटाची दोरी. जीम. अरुसा पहा.

**अरोळी**—स्त्री. निखाऱ्यावर माजलेली चांदकी. अहारोळी पहा. [ आहार=विस्तव+पोळी ]

**अरोळी**—स्त्री. १ मोठ्याने मारलेली हांक. २ ओरडणें; मोठ्याने आवाज करणें. [ सं. आ + रु=आवाज करणें ] **हाकाहाक**—स्त्री. मोठी हाकाटी व गोंगाट.

**अरोतें**—क्रि. अलीकडे; अरुता; आरोतें पहा. ' पै परतत्वां आरोतें ' -ज्ञा १३.१५८. [ सं. आर + तत् ]

**अर्क**—पु. १ सूर्य; आदित्य. ' तो तंव अर्काचाहि आदि अर्क । ' -एफस्व ७.६१. २ रईचें झाड; मंदार. ३ बारा ही संख्या ( बारा आदित्य असतात म्हणून ). [ सं. ]

**अर्क**—पु. १ सत्त्वांश; तत्त्वांश ( औषधादिकांचा ); रस; मद्य; सार; कस; निष्कर्ष; काढा. २ गडा; गाभा; गाळी व सार. ( ल. ) अहल सोदा; चोर; लबाड. ' हा लबाडाचा अर्क; चोराचा अर्क. ' तुल० इं. आचें. [ सं. अर्क; अर. अरकू=रस; सत्त्वांश ]

**अर्क**—स्त्री. न. कमान ( भितीची, कोनाड्याची ). [ पोतुं. आर्च; इं. आर्क. ]

**अर्क**—पु. बालेकिल्ला. ' याखेरीज येथे किल्ले अर्कांत तोफा पांचसात आहेत. ' -रा १.१८. [ फा. अर्क=बालेकिल्ला ]

**अर्कट-काट**—वि. अर्क; वस्ताद; लुच्चा; पयार्दत. [ अर. अरकू इं. आर्च ]

**अर्कटी**—वि. १ लबाड; वस्ताद; हठी. अर्कट पहा. २ अर्काटी; अरकाट पहा.

**अर्कट्रेष**—पु. उभा दाबा; हाबवैर. [ अर्क + त्रेष ]

**अर्कमंडळ**—न. सूर्यमंडळ. [ सं. अर्क=सूर्य+मंडळ ]

**अर्कविवाह**—पु. पुरुषाच्या तिसऱ्या लग्नाच्या वेळीं रईचीं प्रथम विवाह करतात तो, कारण लग्नाची तिसरी बायको ही भाग्यशाली नसून लवकर मरते अशी समजूत. [ सं. अर्क=रईचें झाड + विवाह ]

**अर्करी-अर्कस**—अरकस पहा.

**अर्कानी-दौलतानी**—अरकान पहा. -इम २३६.

**अर्कादा**—पु. ( ज्यो. ) प्रहणाचा विस्तार दाखविण्याकरतां सूर्याचे ( व्यासाचे ) १२ भाग करतात, त्यापैकीं प्रत्येक. [ सं. ]

**अर्की**—स्त्री. ( काव्य ) मंदार; रई. [ सं. अर्क ]

**अर्कुलें-कूल**—न. १ रकार किंवा रफार बद्दलची अर्घ्या रची अक्षराच्या डोक्यावर यावयाची ( ° ) तूण; रेफ. २ इ उ स्वरांना दीर्घत्व येण्याकरितां दिलेले चिन्ह ( ° ). ' अडव्या मात्रा त्याही नीट । अर्कुलीं वेळांटया । ' -दा १९.१.३. [ ? ]

**अर्कंदुसंगम**—पु. अमावस्या; आवस; सूर्य व चंद्र यांची युति, ( संगम ) या दिवशीं होते. [ सं. अर्क + इंदु + संगम ]

**अर्खणे**—पु. अव. ( कों. ) तांदुळाचे तुकडे; मोटाट्या कण्या. [ सं. अर्ध+खंड=किंवा कण ]

**अर्गजा**—अरगजा पहा.

**अर्गट**—वि. हेकेखोर; अर्कट पहा.

**अर्गडी**—अरगडी पहा.

**अर्गल ( करण )**—( त्रुत्य ) उजवा पाय पाठीमागच्या बाजूस दोन ताल उचलून पसरणें; तसेंच उजवा हात पुढच्या बाजूस तितक्याच अंतरावर पसरणें. [ सं. ]

**अर्गळ-ळा-ला**—स्त्री. १ अडसर; अडणा; कडी; अगळ. ' घेतली द्वाराची अर्गळा । ' -कथा १.७.३३. २ शृंखला; सांखळी; बेडी; खोडा; पायवेडी; हातकडी. ३ ( ल. ) दाब; दमन; निग्रह; प्रतिरोध; अडकाटी; प्रतिबंध; नड; अडकाव. ( कि० घालणें ). [ सं. अर्गळा ]

**अर्गानर्गा**—पु. वेडा; कोंडमारा. ' मोंगलांचा अर्गानर्गा केला आहे. गळा, वैरण, काडी, कूल बाद जाहली आहे. ' -पया २९. [ फा. नर्गा=वेडा द्वि. ]

**अर्च्य**—न. १ ओंजळीत किंवा लहान पात्रांत पाणी घेऊन त्यांत गंधाक्षता—फुलादि घाटून देवादिकांस, ब्राह्मणांस पूजासमयीं जें अर्पण करतात तें. ' भक्तनिया पुष्पांजुळी । अर्च्यु देवो ॥ ' -ज्ञा १५.२. २ संध्यावंदनादि कर्मांत सूर्यास उद्देशून जें ओंजळीतून उदक सोडतात तें. -वि. १ पुज्य; पूजनीय; दर्शनीय; सन्माननीय. २ मूल्यवान. [ सं. ] **०घेणें**—वरप्रमाणें पाणी वगैरे देणें. ( ल. ) उदक सोडणें; नाश करणें; इजा करणें; सत्यनाश घडवून आणणें. **०घेणें, ०घेऊन उभा—तयार राहणें—असणें**—नाश करण्यासाठीं तयार असणें, टपून बसणें.

**अर्च्यार्था**—पु. अर्च्ये देण्याच्या उपयोगाचे एक पात्र. [ सं. अर्च्ये ]

**अर्चक**—वि. पूजा करणारा; अर्चन करणारा. [ सं. अर्च=पूजा करणे ]

**अर्चणे, अर्चिणे**—उक्ति. उपासना, सेवा, पूजा करणे; भजणे; स्तवन करणे. 'देखे मातापितरं अर्चिजती ।'—शा २.३२. [ सं. अर्च=पूजा करणे ]

**अर्चन**—न. पूजा; अर्चा; उपासना; सेवा; वंदन (देवांना किंवा ब्राह्मण, थोर लोक यांना केलेले). 'सर्वेहि अर्चने घडली हो ।'—सप्र ८.५४. [ सं. ]. **०पात्र**—न. देवपूजेच्या साहित्याचे भांडे; पूजापात्र. **०पूजन**—न. (व्यापक) पूजाअर्चा; उपासना; सेवा. **०भक्ति**—स्त्री. नवविधाभक्त्यांपैकी पांचवी भक्ति. [ सं. ]

**अर्चनीय, अर्च्ये**—वि. पूजनीय; वंदनीय; वंद्य. [ सं. ]

**अर्चवट**—वि. ( ल. ) अचरट; वेअकली. [ आचरट अप. ]

**अर्चा**—स्त्री. १ पूजा; अर्चन; उपासना. २ मूर्तीची स्थापना; प्राणप्रतिष्ठा (नवीन बसविलेल्या मूर्तीची) किंवा पुनःशुद्धि (विटाळल्यामुळे) करण्याचा विधि; अर्चाशुद्धि. ३ स्तुति (वैदिक). ४ देवाची प्रतिमा. —शास्त्रीकोश **०शुद्धि**—अर्चा अर्थ २पहा. देवाच्या मूर्तीस अपवित्रेचा स्पर्श झाला असता किंवा नवीन मूर्ति बसवितांना होम वगैरे अनुष्ठानांचे जी शुद्धि करतात ती. [ सं. ]

**अर्चि**—स्त्री. उवाला; दिव्याची ज्योत. 'दीपकाची अर्ची ।'—शा १३.११२३. [ सं. अर्चिस् ]

**अर्चिक तान**—(संगीत) एकच स्वराची तान (सामगायनांतील एक प्रकार). ह्यावरून पूर्वी ऋचा एकाच स्वरांत म्हटल्या जात असल्या. [ सं. ऋक् ]

**अर्चित**—वि. पूजित; वंदित; पूजिलला. [ सं. ]

**अर्चिरादि (मार्ग)**—पु. १ ब्रह्मलोकाचा मार्ग. ह्याला देवयान, उत्तरायण मार्ग असेहि म्हणतात. याच्या उलट ध्रुमादि मार्ग. या मार्गांच्या सर्वे गोष्टी प्रकाशासंबंधीच आहेत. उ० नित्य दिवस, श्रत्यही सूर्याचे समीप गमन, चंद्रबलाची वृद्धि इ०. 'यातं अर्चिरा मार्गु म्हणिजे ।'—शा ८.२२५. —गीर २९२. २ ज्योतिर्मार्ग. ३ ( ल. ) उत्तम मार्ग. [ सं. अर्चिः + आदि + मार्ग ]

**अर्च्ये**—अर्चनीय पहा.

**अर्च्यार्था शुद्धि**—अर्चाशुद्धि पहा.

**अर्ज**—पु. जमिनीची रंदा; विस्तार; क्षेत्रमापनांतील रंदा. **०काठी**—स्त्री. जमीन मोजण्याची काठी. —पया २९. **०भूज**—स्त्री. रंदा (जमीन मोजणीत). [ अर. अर्ज ]

**अर्ज**—पु. १ विनंति; प्रार्थना; निवेदन; अभ्यर्थना; विज्ञप्तिपत्र. २ फियाद; दरखास्त. ३ श्रुत; मारूज. 'हे खबर श्रीमंत सुदायंत न्यामत यांस अर्ज होताच.'—पया ४८२. ( क्रि० करणे,

ठोठावणे, ठोकणे, सजविणे, बनविणे ). [ अर. अर्ज ]. **०दार**—पु. विनंति करणारा; याचक; दरखास्त देणारा; फियादी. [ फा. ] **०दास्त**—स्त्री. लेखी अर्ज; दरखास्त. 'दामाजीपंताच्या नावे अर्जदास्त । लिहून खलेली मुद्रा केली ।'—तुगा ४४३६. [ फा. दास्त ]. **०बाब**—स्त्री. तैनातीशिवाय कारणपरत्वे लम वगैरे कार्यप्रसंगी सरकारांतून मिळालेली देणगी. —एस्फुले ७३. [ फा. ] **०वेग**—वेगी—पु. अर्जदाराचा अर्ज हुजुरास—राजास ऐकविणारा ( तोंडी किंवा लेखी ) अधिकारी. 'महाराजांचा भोळा अर्जवेगी'—दावि [ फा. ] **०मात**—स्त्री. १ अर्ज. २ अर्जदार. 'सर्वे अर्जमात आले भेटी ।'—सप्र २.९६. [ फा. ]. **०चिनंति**—स्त्री. अर्ज पहा.

**अर्जक**—वि. मिळविणारा; संपादन करणारा. [ सं अर्ज=मिळविणे ]

**अर्जट**—वि. जरूरीचा; तांतडीचा. [ इं. ] **०तार**—स्त्री. तांतडीची तार; निकडीचा संदेश; एक्सप्रेस तार.

**अर्जणे, अर्जिणे**—क्रि. संपादन करणे; मिळविणे; प्राप्त करून घेणे. 'जरी बहुतां जन्मां बहुते । अर्जिले सुद्धे ।'—रासपं. १.७८४. 'अर्जिले तें भावें जीवीं धरूं ।'—तुगा ७८३. [ सं. अर्ज ]

**अर्जणे—अर्जिणे**—अर्ज करणे; विनंति करणे. 'अर्जिती आम्हा कीजे पावन ।'—दावि ४११. [ फा. अर्ज ]

**अर्जन**—न. **अर्जना**—स्त्री. मिळवणूक; संपादन; प्राप्ति; संपादणी; सामाशब्द—द्रव्याजून, विद्यार्जन. [ सं. अर्ज ]

**अर्जमंद**—वि. उत्कंठित; उत्सुक. [ फा. आर्जुमंद=इच्छाकरणे—आर्जुमंद ]

**अर्जल**—वि. अप्रसिद्ध; गैरनामी; किरकोळ. 'सत्तावीस सरदार नामी मारिले; दीडशें सरदार अर्जल जखमी केला.'—जोरा ९०. [ अर. अर्जल=अप्रसिद्ध ]

**अर्जल**—अरजल पहा.

**अर्जेव**—आर्जेव पहा.

**अर्जानी**—वि. हस्तगत; प्राप्त; ताब्यांत असलेले. 'हाली साहेबासी मुकासा अर्जानी जाला आहे.'—इम. ४४. [ फा. अर्जानी=प्राप्त. तुल. सं. अर्ज ]

**अर्जित**—वि. मिळविलेले; संपादिलेले. [ सं. अर्ज ]

**अर्जी**—स्त्री. अर्ज पहा. **०इनाम**—न. सरकारास नजरणा देवून घेतलेले इनाम. —भाइअह १८३२. **०इस्तमास**—स्त्री. विनंति. 'नबाव व राजेबहादुर यांस माघारे फिरल्यावरी अर्जी इस्तमास लिहावी कीं'—ख २.४७९. [ फा. अर्ज+इस्तमास ]. **०मर्जी**—स्त्री. रनेह; मैत्री. 'अर्जीमर्जीमध्ये विकल्प उडवा ।'—पला १६४. [ फा. ]

**अर्जुन**—पु. पांच पांडवांपैकी तिसरा; पार्थ. २ सहस्रार्जुन कार्तवीर्य. ३ अर्जुनसादवा—साताढा; पांडवा ऐन. याचा पांडवा डीक औषधी आहे. हे झाड कोंकणांत होते. याच्या सालीचा उपयोग

कातडे कमाविण्यास व औषधास होतो. पाने वीतभर लांब, फुल्ले पांढरीं. साल पांढरी, लांकूड हरकामास उपयोगी. अइन पहा. -वि. पांढरा; श्वेत. [ सं. ] **०वाद्य**-न. वीव; शंखध्वनि; अर्जुनाचे दुसरे नांव फाल्गुन यावरून फाल्गुनांतील वाद्य म्हणजे वीव. ' अर्जुन वाद्यं केलां ' -ख १९३०. **०रख**-पु. एक झाड; अर्जुनसादडा, अर्जुन (अर्थ ३) पहा. ' जै अर्जुनाचे रूख मोडिले. ' -दाव ३३६. [ सं. अर्जुन+वृक्ष ]

**अर्णव**-पु. समुद्र; सागर. सामाशब्द-शोकार्णव; मोहार्णव; दुःखार्णव. ' मग मोहार्णवगवाक्षे । रिघोनि ठेला । ' -ज्ञा ११.६१. [ सं. ]

**अर्ते(त्त)र्णे**-अक्रि. अत्यंत उत्सुकतेने, उतावळेपणाने अधीर. व्याकूळ होणे; पीडित होणे. [ सं. अर्त ]

**अर्ता-ति**-क्रि. अलीकडे ' तथा अर्ता पर्ता नाहीं काहीं । ' -दावि ३५. ' म्हणे राम वीभीपणा बैस अर्ता । ' -राक १-१७ ' माया अर्ति पार ब्रह्मास नाहीं । ' -दा ६.५.१०. अरता पहा. [ सं. आर=सान्निध्य+तम् ]

**अर्ता-ति**-स्त्री. आवड; इच्छा; आशा. ' माझे मर्मी असे जे अर्ता पुरवावी ते देवराया. । ' -गुच ५.१८. [ सं. अर्तिः ]

**अर्तांग**-न. ( गो. ) अंध तांग; अदतांग-आठरेसांचे तांब्याचे नाणे. [ सं. अर्थ + टंक ]

**अर्ती**-स्त्री. अपेक्षा; आवड; इच्छा; उत्कंठा. ' अर्तीन जाती ते सतीन जायना ' = प्रेमाने होते ते स्पर्धने होत नाहीं. [ सं. अर्तिः ]

**अर्ते**-पु. दुःखी; रोगी; पीडिलेला. [ सं. आर्ते ]

**अर्थ**-पु. १ अभिप्राय; भाव; भावार्थ; तात्पर्य; काम; हेतु; कारण. ' हे आणिकाही एका अर्था । उपकारे । ' -ज्ञा ३.१५३. [ सं. अर्थ=मागणे. ] २ मतलब; आशय; उद्दिष्ट; दंगित; उद्देश; हेतु; ध्येय. ' मग ते तुम्हां ईप्सिता अर्थोते देती. -ज्ञा ३.१५. ' यास्त्व शोचिसि कीं हतफळ झाले अर्थे जे मनामथिले. । ' -मोक्षण १.१०. ३ द्रव्य; लाभ; मालमत्ता; धन. ' अर्थे प्राण देतां न सोडी सर्वथा । ' -तुगा १३०. ' ज्यांपासोनि होय अर्थप्राप्ति । ते समर्थ शिष्य आवडती. ' -एमा २३.२३३. ४ मिळविण्याची किंवा साध्य वस्तु: संपादनीय गोष्ट-विषय-ध्येय. ५ धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थोपैकी दुसरा; कीर्ति, सत्ता व मंपत्ति यांपासून मिळणारे मुख. ६ द्रव्य; जड पदार्थ, वस्तु; स्रष्टपदार्थ; निर्माण केलेला जिन्नस; ( व्यापक अर्थाने ) अस्तित्त्व किंवा संबंध; इंद्रियांचा विषय. ' तैसे भारती सुरवाडले । अर्थेजात ॥ ' -ज्ञा १.४०. ' तैसेचि तयां संगती । इंद्रिये आपलाला अर्थी वतीती । ' -ज्ञा १५.३७४. ' तृण जळ नाना अर्थे । तेही परार्थे धरीतसे । ' -एमा ७.३७९. ७ फळ; निष्पत्ति परिणाम; बनाव; ( ल. ) प्रसंग. ' अर्थ तसा आलाहे कां, जी मयुषुदना कपाळाला । ' -मोभीष्म ९.५८. ८ इच्छा; आकांक्षा;

शको. १. १७

अपेक्षा. ९ कस; दम; जोर; सत्त्व; हंसील. ' व्या शेतांत आतां काहीं अर्थे राहिला नाहीं. ' १० ( समासांत ) आशय, भावार्थे याअर्थी विद्वानांचे संभाषण, चर्चा यांतून नेहमीं उपयोग करतात. जसे:-लक्ष्यार्थे, वाच्यार्थे, व्यंग्यार्थे. ११ ( समासांत ) साठी, स्वतः, करितां म्हणून, इ०. हेतुदर्शक अर्थाने. जसे:-कीर्तिनिवारणार्थे, उदरपोषणार्थे, देवतांचेनार्थे, दानार्थे. ' कामसुख कामिनीमेळीं । सुखार्थे स्त्रियेते प्रतिपाली । ' -एमा २३.४२७. १२ जरकरितां, तरकरितां, ( त्या ) साठी, ( ज्या ) पर्ती-पेक्षां, ( त्या ) पर्क्षी-पेक्षां ह्या अर्थी. जसे:-ज्याअर्थी तुम्ही मागतां त्याअर्थी दिले पाहिजे. कोणत्याहि अर्थाने तुमचे व्हावे=कोणत्याहि प्रकाराने किंवा तऱ्हेने किंवा कसेहि करून कोणत्याहि स्थितीत तुमचे व्हावे. १३ ( कायदा ) दावा; वाव; फियाद; मिसल; विवादाचा विषय. १४ करावयाची-समजावयाची-विश्वासावयाची-बंगरे कोणतीहि किंवा कोणत्याहि प्रकारची गोष्ट, वाव. ' एवं इथा आषवेथा । अर्थां रूप करावया । विषोऽप्य चोदाविया अध्यायासी । ' -ज्ञा १८.३७. ' दोहीतूनएक अर्थे करावा. ' -भाव ८. ' वाच्ला जाहाला सदरित । म्हणे कैसा अर्थे करूं आतां । ' १५ काळजी; आस्था; गरज; हितसंबंधाची जाणीव. ' सर्वांस सर्वांचा अर्थे असावा. ' १६ ( व्या. ) कर्त्याचा क्रियाविषयक हेतु; १ स्वार्थ, २ आज्ञार्थ, ३ विध्यर्थ. ४ संकेतार्थ. ५ संशयार्थ. १७ ( ल. ) ब्रह्म. ' जेही शोधून पाहिला । त्यासी अर्थे सांपडला । येरां असोनि अलभ्य जाला । जन्मोजन्मी. । ' -दा १.९.१२. १८ ( ल. ) स्वतःची मत्ता, स्त्री. ' आपुळे अर्थे दुसऱ्यापार्ती । आणि दुसऱ्याचे अभिळासी । ' -दा २.१.६१. १९ बोल; दोष. ' या प्रकरणांत आपलेकडे काहीं अर्थे नाहीं. ' -शिवदि २७२. २० ( समासांत ) प्रभाव; सामर्थ्य; जोर; कारण; अवलंबन; ' जन्मलासि बळांय । धर्माचिनि । ' -ज्ञा १६.४६८. [ सं. अर्थ ] **०फावणे**-क्रि. सांपडणे, मिळणे, संगति लागणे. ' एवं सर्वे शब्दाचा अर्थे फावे । ' -यथाथी ११.५४५. **म्ह**० १ अर्थ वा साधयेत देह वा पातयेत=यस मिळवावे किंवा मरावे. २ अर्थाचे तुकडे भागवताच्या चिध्या=ओढून ताणून केलेले विवरण किंवा टीका; भलताच, कांहीतरी अचूक वाद. **अर्थाळा मरणे**=स्वतःच्या फायद्यासाठी धडपडणे किंवा अति उतावीळ असणे. **अर्थणे**-उक्रि. मागणे; याचना करणे; विनंति करणे; विनवणी करणे; प्रार्थना करणे. ' अर्थी आल्या अर्थावयासी । विमुख न व्हावे सर्वेस्वेसी । ' -एमा ७.४०५. **०अनुर्वाच**-स्त्री. ( गो. ) लाड; कोड; कौतुक. अपुर्वाय पहा. ' त्याची अ० बरी चाल्ते. ' **०गम्य**-न. अर्थाचे ज्ञान; अर्थबोध. ' हा सुलगा श्लोक लावितो परंतु त्यास अर्थगम्य नाहीं. ' [ सं. अर्थ+गम ] **०गौरव**-न. अर्थाचा भारदस्तपणा. ' वक्त्याचे वाग सुहृद अत्यंत । अर्थे गौरव मुख लखलखीत । ' [ सं. ] **०ग्रह**-पु. अर्थ जाणणे, समजणे, स्वीकारणे; अर्थबोध होणे; ग्रहणार्थक. **०दर्शक**-वि. अर्थ दाखविणारे;

किंमती दाखविणारें. उ० अर्थदर्शक परिमाणें ( किंमती दाखविणारीं, रुपये, आणे, पै ). —छत्रे अंक ६८. ०दास—वि. ब्रण्याची अति हाव बाळगणारा; कवडीचुंबक; पैशासाठी धडपडणारा; पैशासाठी वाटेळ तें करील असा. ०बुद्धि—स्त्री. १ गरज; इच्छा; अपेक्षा. २ आवड; कळकळ; हितबुद्धि; पोटाग. ०भेद—पु. अर्थातील फरक. ' ना कांहीं आथी अर्थभेदु । तो देव करोतु विशुदु । '—ज्ञा १८.८९. ०वाद्—पु. १ अतिशयोक्तिपूर्वक स्तुति किंवा निंदा; अति प्रशंसा; अति-निंदा; अतिशयोक्तीचे वगण. ' कां हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणें ॥ '—ज्ञा ३.१९५. २ (काच्य) स्पष्टीकरणार्थ करण्यांत येणारा युक्तिवाद; फलश्रुति; अर्थगौरव; कविलाषव; काल्पनिक मंडन. ' वेदींच्या अर्थवादासरिसा । मनीं बांधोनि भोगाशा । यज्ञमिषें पशु-हिंसा । भोगलिप्सा करू धांवती ॥ '—एमा ५.२६२. ३ मिथ्या-कल्पना; काल्पनिक स्पष्टीकरण; उहापोह; चुकीची समजूत. ' चिचुंदरी मांजराची मावशी म्हणून तिला मांजख खात नाही, हा उगीच अर्थवाद, वस्तुतः पाहिले असतां घाण येते म्हणून खात नाही. ' ४ ( ल. ) ( मीमांसा ) आगतुक विधान. —गीर २८५. ५ अर्थासंबंधी वाद—चर्चा; वादविवाद.—टि ४.६३. ०शास्त्र—न. १ संपत्तीचे उत्पादन व व्यय यांचे विवेचन ज्यांत केले आहे ते शास्त्र. ( ई. इकॉन-मिक्स ). ' पण त्या घडवून आणण्याचे खरे उपाय आमचे वृथा देशा-भिमानी गांवढळ अर्थशास्त्री सांगतात ते नव्हत. '—आगर ३.९७. २ ऐहिक सुखासंबंधी लौकिक व्यवहारशास्त्र ( धर्मशास्त्राच्या उलट ). ०अर्थशास्त्राहून धर्मशास्त्र बलाढ्य. ' ३ राज्यव्यवहारशास्त्र; राजनीति—शासनशास्त्र. उ० कौटुंबीय अर्थशास्त्र. ४ दंडनीति ( याच्या उलट आन्वीक्षिकी ). दंडनीति पहा. ०समर्थता—स्त्री. मनांतील आशय स्पष्ट करण्याची बुवत. ' या भाषेला इतकी म० आलेली आहे कीं कोणत्याहि विषयावर हिच्या द्वारां शिक्षण देतां येईल. ' ०सिद्ध—वि. १ अर्थात् सिद्ध; गर्भित; ध्वनित; फलापेक्षित. २ सिद्धार्थ; ज्याचा हेतु तडीस गेला आहे असा.

**अर्थतः**—क्रि. १ अर्थाप्रमाणें; अभिप्रायाप्रमाणें; भावार्थाप्रमाणें; २ अलवृत; अर्थात्; खात्रीने; जरूर. [ सं. ]

**अर्थना**—स्त्री. याचना; विनंति; मागणी; अनर्थना; प्रार्थना. ' हेचि होऊनि अर्थना । मीचि माझ्या अर्थां अर्जुना । '—ज्ञा १८. ११२०. [ सं. अर्थ ]

**अर्थविणें**—सक्रि. अर्थ करणें; अर्थ सांगणें; प्रतीति सांगणें. ' यथाथे पूर्ण अर्थवी । '—एमा २.७९३. [ सं. अर्थ ]

**अर्थाअर्थीं**—क्रि. कोणत्याहि मार्गानें—रीतीनें—पद्धतीनें; कांहीं एक अर्थानें—करारानें—कांहींएक संबंध नसतांना; किमपि, यत्किंच-तहि ( नकारार्थी प्रयोग ). ' तुमचा खटला तुटला, आतां त्यांचा व तुमचा अ० संबंध नाही. ' [ सं. अर्थ ]

**अर्थागळें**—वि. अर्थप्रचुर; साथे; अन्वर्थक; ज्यापासून कांहीं बोध होईल असें; सुबोध. ' कवित्व असावें अर्थागळें । '—दा १४. ३.३७. [ अर्थ+आगळें ]

**अर्थात्**—क्रि. १ कारणामुळे; कारणस्तव; अवश्य परिणामानें. ओघानेंच; साहाजिकच; आपोआप. ' वज्र घुतले असतां अर्थात् मळ जाईलच. ' २ वस्तुतः वास्तविक; परिणामी; अंती; फल दृष्टीनें पाहतां. [ सं. अर्थ पंचमी विभक्ति ]

**अर्थांतरन्यास, अर्थांतरोन्यास**—पु. १ एक अर्थांतरकार; यांत सामान्य आणि विशेष अशा दोन्ही गोष्टींचे अर्थांच्या साध-म्यावरून अथवा वैधर्म्यावरून एकाच वेळीं कथन असतें. एखादी विशेष गोष्ट सांगून तिचे समर्थन एखादी सामान्य गोष्ट सांगून केलेले असतें किंवा सामान्य गोष्ट सांगून तिचे समर्थन विशेष गोष्टीनें केलेले असतें. याचे चार प्रकार आहेत. १ साधम्यावरून सामान्याचे विशेषानें समर्थन. २ साधम्यावरून विशेषाचे सामान्यानें समर्थन. ३ वैधर्म्यावरून सामान्याचे विशेषानें समर्थन. ४ वैधर्म्यावरून विशेषाचे सामान्यानें समर्थन. उ० ' तदितर खग भेणें वेगळाले पळाले । उप वनजलकेली जे कराय मिळाले । स्वजन गवसला जो त्याजपार्शी नसे तो । कठिण समय येतां कोण कामास येतो । '—नल ४४. २ सामान्य गोष्ट—सिध्दांत सांगणें. उ० ' तुम्ही मनावर घेतलेत तर होईल, कां किं थोरास काय अवघड आहे. ' [ सं. अर्थ+अंतर+न्यास ]

**अर्थानुसंधान**—पु. मागील विधानांचा व पुढील विधानांचा अर्थांच्या दृष्टीनें समन्वय; अर्थसंदर्भ; पूर्वापर संबंध, किंवा धागा. ( कि० राखणें; ठेवणें ). [ सं. अर्थ+अनुसंधान ]

**अर्थान्वय**—पु. अर्थांचा संबंध; अर्थाविषयीं धोरण; संदर्भ; संबंध; वाक्यामधील शब्दांच्या अर्थांतील एकसूत्रीपणा. [ सं. ]

**अर्थापत्ति**—स्त्री. १ स्पष्ट न केलेले परंतु गर्भितपणें किंवा ध्वनित करून समाविष्ट केलेले अनुमान; गर्भितार्थ. २ अनुमान किंवा तर्क काढणें, बांधणें; अनुमानसिध्दांत; कल्पना; तर्क; अटकळ; आनु-षंगिक सिद्ध गोष्ट. ' अर्थापत्ति उपमान । इतिहास परिशेषादि प्रमाण । तयासिहि स्वतंत्र कवण । प्रमाण तो बोलेल ॥ ' ३ एक अर्थांतरकार. यांत प्रस्तावित अर्थावरून गर्भित अर्थांची व गर्भित अर्थांवरून प्रस्तावित अर्थांची उपस्थिति होते. उ० ' दंडापूपन्याय, कैमुतिक न्याय. ' बृहस्पती शशी दैत्यगुरू तिचे तेजहीन तेजीं बुडले. इतर तारे तर लहान केवळ मग दिसतिल कोणीकडले. '—प्रला २४. ' काळहिबळें कितीहा न नृणयळें वन्हि होय बध्द रणी । '—मोआदि ३२.२४. ४ प्रत्यक्षादि जीं सहा प्रमाणें ( म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अनुपलब्ध, अर्थापत्ति ) त्यांतील एक प्रमाण. उ० ' देव-दत्त दिवसां न जेवतां धष्टपुष्ट आहे—त्याअर्थीं रात्रीं जेवतो. ' [ सं. ]

**अर्थाभास**—पु. अर्थांचा आभास; अर्थसादृश्य; चुकीची विचार-सरणी. [ सं. ]

**अर्थार्थी**—वि. १ धनाची इच्छा करणारा; द्रव्येच्छू. 'तिजा अर्थार्थी जाणिजे । ज्ञानिया चौथा ॥'—ज्ञा ७.१०९. २ प्रवृत्तिपर चार प्रकारच्या अर्थातील पहिला; सकाम भक्त [ सं. ]

**अर्थार्थी**—अर्थाअर्थी पहा.

**अर्थालंकार**—पु. अर्थाच्या योगाने काव्यास शोभा आणणारा, अलंकार. (उपमा रूपक इत्यादि). याच्या उलट शब्दालंकार. [ सं. ]

**अर्थिक**—वि. १ याचक. २ उपयोगी पडणारा; मेवक. 'कोण कोणा अर्थिकु । कोण जाणें ॥'—ज्ञा १८.१५९७. [ सं. ]

**अर्थिल**—वि. जरूरी असलेला; गरजू; आस्थेवाईक. [ सं. अर्थिन ]  
—**लें ठिकाण**—न. गरजू ठिकाण, स्थळ; जेथे जरूरी आहे असे स्थळ. 'अर्थिले ठिकाण पाहून सुमारी यावी, माजोऱ्यास दंडं नये.' [ सं. अर्थ ]

**अर्थी**—वि. १ अर्ज, याचना, विनंति करणारा; प्रार्थना करणारा. 'अर्थी आल्या अर्थाविद्यासी । विमुख न व्हावें सर्वस्वेसी ।'—एमा ७.४०५. २ (समासांत) इच्छिणारा; आकांक्षा असणारा; गरजू. उ० विद्यार्थी, पुत्रार्थी, मोक्षार्थी, धनार्थी. ३ द्रव्यवान. [ सं. अर्थिन ]

**अर्थीप्रत्यर्थी**—वि. परस्परापेक्ष; परस्परांवर अवलंबून असणारा; एकमेकांची गरज लागणारा. 'या प्रकरणीं त्यांचा आमचा थोडासा अर्थीप्रत्यर्थी संबंध आला आहे'—टि ४.६६. [ सं. ]

**अर्थे**—क्रि. करतां; साठीं. अर्थे पहा.

**अर्थेला**—अर्थिल पहा.

**अर्थेखाप**—न. (गो.) प्रत्येक फळीला अर्धी खांच घेऊन फळ्या जोडण्याचा साधा प्रकार. [ अर्थे+खाप ]

**अर्थेमापटें**—वि. (गो.) अर्थे मापटें; एक माप; पावशेर. [ सं. अर्थे+मा; मापटें ]

**अर्थेदास्त**—अर्जदास्त पहा.

**अर्थितवायु**—पु. तोंडाचा पक्षघात; पक्षवायु; अर्धोगवायु. [ सं. ]

**अर्धी**—स्त्री. १ पै. २ (गो.) १३ पैसे १ पै किंमतीचे नाणें. [ अर्धी ]

**अर्दुक**—न. (कु.) अर्धाभाग; नारळाचा अर्धा भाग. [ सं. अर्धे ]

**अर्दुवटो**—वि. (गो.) अपुरें; अर्धवट. [ सं. अर्धवट ]

**अर्दो**—वि. (गो.) अर्धा. [ सं. अर्धे ]

**अर्ध**—न. १ एका पदार्थाचे जे दोन सम विभाग ते प्रत्येकीं; निम्मा तुकडा, अर्धा भाग. २ (समासांत) अर्धा; निम्मा. उ० अर्धकोस, अर्धघटिका इ. [ सं. ] **अर्धच्छा**—वि. १ अर्धामुर्धा पिकलेला, तयार झालेला किंवा शिजलेला (फल, धान्य, विद्या, अन्न); अर्धामुर्धा; अपूर्ण; अपुरा. २ पुढें शेवटास न जातं अर्धवट राहिलेले (काम). **अर्धरा**—पु. लगामाचा प्रकार. —अश्वप १८५. [ सं. अर्ध+कंधरा ]

**अर्धकाची**—वि. अर्धीकच्ची. 'एक अर्धकाचीं तुरेते ।'—एरुव १४. १०६. **अर्धकोर**—स्त्री. अर्धा चतकोर; (गो.) नितकोर (आकर).

**अर्धवाड**—पु.न. एक शुभ मुहूर्त, परंतु घषाडापेक्षां कमी महत्त्वाचा. घषाड पहा. **अर्धचंद्र**—पु. १ वय किंवा शुद्ध अष्टमीचा चंद्र; अर्धा चंद्र. २ अर्धचंद्राच्या आकारासारखी वस्तु. ३ (गचांठी देताना हाताचा आकार अर्धचंद्रासारखा होतो म्हणून;) हकालपट्टी. 'या अष्टमीच्या चंद्राच्या मुहूर्तावर मलाहि अर्धचंद्र मिळाला.'—मूकनायक. 'आणि म्हणे भृत्यजना । यासी अर्धचंद्राचीं दावी दक्षिणा । देशावाहेरी या द्राघणा । घाला वहीले ॥'—कथा ५.११.७१.

(हा प्रयोग मूळ संस्कृतांतच आहे.) (क्रि० देणें, मारणें, मिळणें, इ०). ४ (नृत्य) हाताचीं चार बोटे एकमेकांस लयून ताठ ठेवणें व आंगठा दूर पसरून ठेवणें. ५ अर्धचंद्राकृति (फाळाचा) बाण.

**अर्धचंद्री**, **तंद्री**—स्त्री. अर्धवट झोंप, सूळ्म. 'बाण भेदिला जिन्हारी । शिदूरथ पडिला धरणीवरी । डोळां लागली अर्धचंद्री । जेवीं खेचरी योगिया ।'—एरुव ९.३२. [ सं. अर्ध+तंद्रा ]. **अर्धचरतीय**,

**अर्धचरतीय**—वि. अर्ध किंवा अर्धवट काम; अनिश्चित स्वरूपाचे काम; मोघम किंवा अनिश्चित भावण. 'येतो म्हण किंवा नाही म्हण-उगीच अर्धचरतीय सांगूं नको.' [ सं. अर्ध+अरा—जरित किंवा जर्जरित; अर्ध+चरित ]. **अर्धजेवा**—वि. अर्धवट जेवलेला; अर्ध्या जेवणांतून उठलेला; अर्धपोटी. [ अर्ध+जिम् ]. **अर्धेशी कापड**—न. विदेशी सुताचे, हिंदुस्थानांत विणलेले कापड. **अर्धघणी**—वि. अर्धतुस; अर्धपोटी. 'अर्धलें करीं परीं अर्धघणीं । नुर्ती कदा ।'—ज्ञा १६.३०.

**अर्धनार**—स्त्री. स्त्रीजातीतील पंढ; पंढा; अर्धवट स्त्री; स्त्रीधर्मोपेक्षां काही बाबतींत उगीव असलेली स्त्री. [ सं. अर्ध+नारी ]. **अर्धनारीनटे**,

**अर्धनारीनटे**—पु. १ अर्ध आपले (पुरुषाचे) व अर्ध पावतीचे (स्त्रीचे) असे शंकराचे रूप; अर्धनारीश्वर; शिवशक्ति. मोहिनीराज हे विष्णूचे रूप (यांत अर्धा विष्णु व अर्धी अमृतकलश घेतलेली मोहिनी असे अर्धनारीश्वर स्वरूप असते. नेवासं येथें असा देव आहे). २ अर्धा पुरुष व अर्धी स्त्री एकत्र. 'अर्धनारीनटेथरी । जो पुरुष तोचि नारी ।'—ज्ञा ९.२००; —एमा ११.३६९. ३ प्रकृतिपुरुष; शिवशक्ति. 'प्रकृतिपुरुष शिवशक्ति । अर्धनारीनटेथर म्हणती ।'—दा २०.३.१०.

**अर्धनारीश्वर**—अर्धनारीनटेथर पहा. **अर्धनिकुट्टक**—(अंगहार)—पु. (नृत्य) उजवा पाय नूपुर करून मग तीचारी सोडून भराभर आक्षिप्तचारी त्याच पायां करणें. नंतर दोन्ही हात फेडून त्रिक वळविणें व शेवटीं निकुट्टक व कट्टिचिन्ह हीं करणें.

**अर्धनिकुट्टित** (करण)—न. (नृत्य) खांदा आकुंचित करून त्यावर त्या बाजूचा हात ठेवून बोटे हळु हळु टोकणें व दुसरा हात आपल्या तोंडासमोर बोटे करून ठेवणें. उजवा पाय कुट्टित करणें व डावा पाय स्तब्ध ठेवणें. **अर्धपड**—डा—वि. अर्धवट पडलेले—केलेले—बजावलेले—म्हटलेले; अपुढें साधलेले, बजावलेले; वरकरणीपणां केलेले.



(सामा.) अपुरे; वरवर; सरासरी. [अर्थ + पडणे]. **०पद्मानसन**—न. डाव्या पायाची मांडी मोडून बसणे व उजवा पाय मोडून डाव्या पायावर ठेवणे. **०पक्षकीटक**—पु. (प्राणी.) एक कीटक. बग. यांतील किड्यांचे पुढील अर्थे पंख शृंगी द्रव्याने कठिण झालेले धसतात म्हणून यास हे नांव आहे. —प्राणिमो १०३. **०पिका**—वि. अर्धवट पिकलेला (फळ वगैरे). [अर्थ + पिकणे]. **०पुडी**—वि. अर्धवट; अल्पयुवी (अर्थ झोपेत जाते म्हणून). 'थाडे जिणे अर्धपुडी काया। गवे करिती रडाया।' —दा १८.५.३५. [सं. अर्थ + पुट ?]. **०पोटी**—क्रि.वि. अर्धच पोट भरले असता; पूर्ण न जेवता; मूक पुत्री न भागता. (किं० जेवणे, जाणे, असणे, उठणे, राहणे). **०फोड**—अर्धवट फोडलेली लांकडे; टोकळ. (वुरूड) वांबू उभा चिरून केलेले दोन भाग. **०बाट**—गा.—वि. १ अर्धवट संस्कार झालेला (वाटण्याचा—कुटण्याचा—शिजण्याचा इ०); अर्धवट वन विलेला; अर्धवोवडा. २ अर्धवट धष्ट झालेला, वाटलेला; जातीतून अर्धवट बाहेर पडलेला; वारळीत टाकलेला. ३ ज्याचा बाप एका जातीचा व आई दुसऱ्या जातीची आहे असा. ४ अर्धवट किंवा वरवर ज्याला माहिती—परिचय आहे असा. ५ (ल.) अर्धवट शिकलेला (विद्यार्थी, कारागीर, पंडित इ०). कडेचा पोहणारा; अतज्ञ. —क्रि.वि. अर्धसुधें करून; अपुरेपणाने; उणेपणाने. [अर्थ + धष्ट=बाट]. **०बाटे पाऊण मराठे**—न. १ संकर; पंचमिसळ; खिचडी; घेडगुजरी (भाषा, काम, पदार्थ); बारभाई; बजबजपुत्री. २ (ल.) उच्छृंखलपणाची वागणूक—आचार. **०बिंब**—न. १ अर्ध वर्तुळ आणि त्यावरील टिंब. २ (ल.) ओंकाराची—प्रणवाची अर्थ मात्रा. 'जंव मात्रात्रय मावळे। अर्थबिंबी।' —ज्ञा ८.११५. **०बुकट**—बुकट—वि. (राजापुत्री) अर्धवट पहा. [अर्थ + बुकटी]. **०बोवडा**—वि. १ अर्धवट कुटलेले—चेचलेले—वाटलेले (मिरे वगैरे). २ शिजतांना अर्धवट राहिलेला—(भात—डाळ इ० पदार्थ); मऊ न झालेला, बोटचेपा. ३ (ल.) कसे तरी ओवडबोवडपण केलेले काम; बिगारी—वेठ काम. **०भरपोशाखा**—पु. भर पोशाखांतील फक्त कांहीं विशिष्ट वस्तुयुक्त मासुली पोशाख. —धडोडे खानगी खाते नियम नोकर पोशाख पा. ३. **०मत्तल्लि**(करण)—न. (नृत्य) पाय अडखळत्यासारखे करून मागे टाकणे, डावा हात रेचित करणे व उजवा हात कमरेवर ठेवणे. **०मत्स्येद्रासन**—न. योगासनांतील एक प्रकार. —संपूर्ण योगशास्त्र पा. ३२५. **०मागधी**—स्त्री. एक प्राकृत भाषा. जैन धार्मिक ग्रंथ या भाषेत लिहिले आहेत. हिलाच भारतीय वैद्यकरण आर्यभाषा म्हणत. शौरसेनी व मागधी भाषा प्रदेशांच्यामध्ये अर्धमागधीभाषाप्रदेश होता (म्हणजे हल्लीचा प्रदेश अयोध्या). त्याच्या दक्षिणेकडील मराठी भाषा कांहीं अंशी या भाषेवरून बनली आहे. प्रचारकाल ख्रि. पू. ४ व्या शतकाचा शेवट—ह्याकडे अ ४०५. **०मांडणी**—स्त्री. अर्धी मांडणी पहा. **०मात्रा**—

स्त्री. १ ओंकारांतील अर्धी मात्रा. 'अर्धमात्रापर तें न सांपडे।' —परमा २.१३. २ एका वेळी घ्यावयाच्या औषधाच्या प्रमाणाच्या अर्ध्या इतके. 'अर्धमात्रा रम देऊनिया जीव। रोग दूरी सर्व करिताती।' —व २२२.१; ३ (ल.) औषध; रसायनगुटिका. 'पंचगव्य तेंचि जाणु अर्धमात्रा।' —व १०४.५. ४ किंचित्; थोडे. 'हे कृष्णकथा अलौकिक। महादोषासी दाहक। भवरोगासी छेदक। अर्धमात्रा सेविलीया।' —एरुस्व १८.७५. ५ व्यंजन; अर्धस्वर. ६ संगीतांत स्वर घेतांना घेतलेली विव्राति; एका मात्रेचा अर्धी काल. **०मुकुल**(दृष्टि)—स्त्री. (नृत्य) अर्धवट डोळा उघडणे; पाण्याचे केंस एकमेकांस लागतील इतके जवळ आणणे. आल्हादकारक सुगंध, मुखस्पर्श ह्या गोष्टी हा अभिनय दर्शवितो. [सं. मुकुल = किंचित् उमललेली कर्ती]. **०मेला**—वि. १ अर्धवट मेलेला; थोडासा जिवंत राहिलेला. २ जर्जर; मृतप्राय; व्याकुळ. 'ती भुंकेनं अर्धमेला झाली आहे.' —पाव्ह २३. **०रथी**—वि. (रथांत बसून) एका रथ्यासह—वर्तमानहि युद्ध करतां येत नाही तो; रथीहून अल्पवळी. (ल.) कच्चा योद्धा. 'अतिरथ नव्हे रथ नव्हे हा (कर्ण) केवळ अर्धरथचि अविदग्ध।' —मोउद्योग १२.५.८. [सं.]. **०रात्र**—स्त्री. मध्यरात्र. **०रेचित**(करण)—न. (नृत्य) उजवा हात तोंडासमोर नेऊन डोक्यावर उचलून धरणे व उजव्या पायाकडील भाग किंचित वांकवून तो सूची करून जमिनीवर हळू हळू आपटणे. [सं.]. **०रेचित**(संयुक्त हस्त)—पु. (नृत्य) डावा हात चतुर व उजवा हात रेचित करणे. [सं.]. **०लंड**—**मर्धलंड**—पु. अधलंड, अधलंडमधलंड पहा. **०वट**—क्रि.वि. १ अर्धपणाने; अपुरेपणाने; उणीव असलेल्या रीतीने; वरवर; वरकरणी: मोहमपणे. 'काम पुरां करावें, अर्धवट ठेवूं नये.' [सं. अर्थ+वट] २ अर्ध्यांत; मध्यभागी; दोन्ही टोंकाच्या मध्ये. —वि. १ अधलामधला; अपुरा; २ (ल.) वेडा; अप्रबुद्ध; कमी समजून असलेला. 'हा पुरता वेडा नव्हे पुरता शाहणा नव्हे, अर्धवट आहे.' ३ अर्ध वय झालेला; तरणा नव्हे 'आम्ही म्हैस घेतली ती तरणी नाही, अर्धवट आहे.' **०वर्तुल**—ल—न. (गणित.) अर्ध वर्तुळ; वर्तुळाचा निम्मा भाग; व्यास आणि त्याने कापलेला परिघाचा भाग यांच्यामध्ये जो वर्तुळाचा भाग सांपडतो तो. —सहसा ६. (इं.) सेमि—सर्कल. —**विराम**—पु. १ अर्धी विव्राति; पूर्ण विरामापेक्षा कमी थांबण्याची जागा. २ ती दर्शविण्याचे चिन्ह. **०वेडा**—वि. वेसडर; मूर्ख; अर्धवट. **०शिजा**—वि. अर्धवट शिजलेला; पुरता न शिजलेला (भात वगैरे). **०शिशी**—स्त्री. अर्धकपाल दुखण्याचा रोग; याने अर्ध्या मस्तकाकडील मानेचा भाग, भुंवई, आंख, कान, डोळा व अर्धकपाल—या टिकार्णी तरवारीच्या आघातासारखे दुःख होतें. यावर गोकर्णाचे मूळ व फळ पाण्यांत वांदून त्याचे नस्य करावें अथवा मूळ कानांत बांधावें. [सं. अर्थ+शीशे] **०सम**(वृत्त)—न. ज्यांत दोन दोन उ० पहिला आणि

तिसरा व दुसरा आणि चौथा हे चरण सारखे असतात ते वृत्. उ० पुष्पिताम्रा; हरिणीस्तुता; वियोगिनी, अपरवक्रता. [ सं. ]. ० **मुचूची** (करण)—न. (नृत्य) उजवा पाय सुची करून उजवा हात उपपन्न करणे व डोक्याच्या वरच्या वाजूस नेऊन ठेवणे. ० **स्थित(स्वर)**—पु (संगीत) द्वयर्थ आणि द्विगुण या स्वरांमधील म्हणजे पांचवा, सहावा व सातवा हे स्वर. ० **स्वस्तिक(करण)**—(नृत्य) पु. पाय स्वस्तिक ठेवून उजवा हात कमरेवर व डावा हात वक्षःस्थलावर ठेवणे. ० **स्वर**—पु. य्, व्, र्, ल्, ह्रीं व्यंजनें स्वरांबद्दल योजितात म्हणून त्यांस अर्धस्वर किंवा अंतःस्थ वर्ण म्हणतात. ० **हार**—पु. बारा धिवा चांसष्ट सरांचा हार; एक दागिना.

**अर्धल-ली-अर्धल्या**—अर्धल पहा.

**अर्धा**—वि. एखाद्या वस्तूचे दोन सारखे भाग केले असता त्यांपैकी प्रत्येक; निम्मा. [ सं. अर्ध ]—४ **धरी जिवाचा**—वि. अर्ध-मेला; अशक्त. ० **जीव हाणे**—१ आजार, त्रास, काळजी, कष्ट, भीति वगैरेंनीं जीव त्रामणे; जजर होणे. २ अर्धीर हाणे. **अर्धधा हळकुंडांने विवळें हाणे**—शोच्याशा लाभाने फुगून जाणे. तादून जाणे; गर्विष्ठ होणे. ० **अधिक**—वि. अर्धा व किंचित् जास्त, अर्ध्यापेक्षा जरा मोठा. ० **अर्ध**—क्रि.वि. (गो.) निम्मेनिम; अर्धाधे; अर्ध अर्ध करून. ० **कोर**—पु. भाकरीचा आटवा भाग; अदकोर; नितकोर; (काहींच्या मते) अर्धी भाकरी. [ कोर=एकचतुर्थीश, किंवा लहान तुकडा ]

**अर्धांग**—न. १ अर्धे शरीर; शरीराची एक वाज्. मांडी. 'जग-जननी अस वामभागी । भीमक्री शोभली अर्धांगी । जली विधुळता झळके मेधी । दर्शने भंगी महा दोप ॥'—तुगा ७३३. २ पत्नी; स्वस्त्री; गृहस्वामिनी; घरधनी; अर्धांगी पहा. 'वीं तें (यमुना) रत्नाकराचे अर्धांग ।'—दाव १७८. ३ (ल.) मित्र; साहाय्यक. ४ पक्षवात; पक्षवायु; अर्धांगवायु. ० **वायु**—पु. १ अर्धांग; एक वातरोग, ज्यामुळे शरीराचा अर्धा भाग निकासी होतो. २ एक घोड्याचा रोग यास 'दखवा' म्हणतात. [ सं. अर्ध+अंग ]

**अर्धांगी**—स्त्री. पत्नी, भार्या; स्त्री; बायको. 'अर्धांगी पावती सुमनांच्या माळा ।' [ सं. ]

**अर्धांगीकार**—पु. अर्धी अनुमति; अर्धवट संमति; माफक कडली. [ सं. अर्ध+अंगीकार ]

**अर्धामर्धा-सुर्धा**—वि. जवळ जवळ अर्धा—निम्मा; सरासरी अर्धा; अर्ध्यापेक्षा कमी किंवा अधिक. [ सं. अर्ध द्वि. ]

**अर्धाधे**—क्रि.वि. अर्धा अर्धे पहा.

**अर्धाला**—वि. १ अर्धा (वांटणीचा भाग दर्शवितांना एकंदर-संख्येपैकीं प्रत्येकाविषयी बोलावयाचे झाल्यास). 'सर्वीस अर्धाल्या भाकऱ्या दे.' 'अर्धाला खांब पूर.' [ आकारांत विशेषणाना 'ला'

हा विभागगीत्राचक प्रत्यय लागतो. उ० मोठाला, इवळाला इतकाला, इ० अर्धा+ला ]

**अर्धासन**—न. १ अर्धे आसन; बसावयाच्या आसनाचा अर्धी भाग. २ (ल.) सहकारित्व; सहचारित्व (नवरा आणि बायको, दोन मित्र, राजा आणि सामान्य प्रजाजन यांचे). ३ ह्यावरून अर्ध्या आसनावर बराण्याचा दिलेला मोठा मान; विशेष घरोबा, परिचय, सल्ला; निवलयपणा. **नी**—वि. अर्ध्यांआसनाच्या वांटणीचा मान उपभोगणारा; अर्ध्या आसनावर बसण्याची पात्रता असणारा; विशेष स्नेह असलेला. [ सं. अर्ध+आसन ]

**अर्धासा**—वि. अर्ध्यासारखा, जवळजवळ निम्मा. (गो.) अर्धांगो. [ सं. अर्धसदृश ]

**अर्धि हभौमिचारी**—वि. (नृत्य) उजव्या पायामागे डावा पाय ठेवून तो मागच्या वाजूस ओढून घेणे. [ सं. ]

**अर्धी**—अर्ध, अर्धी पहा. १ निम्मी—'वडिलांची अर्धी भाकर खाउं घुऊन ।'—पला १.११. **म्ह**० अर्धी टाकून सगळीला धाडूं नये. २ (सुंबई) एक पै. ३ (गो.) तीन आणे चार पै किंमतीचे एक अर्धदर्शक परिमाण. (विरू.) अर्धी पहा. ० **कोर**—स्त्री. अदकोर; अर्ध-कोर पहा. ० **पट्टी**—स्त्री. ओठें लादलेल्या घेलावरील पट्टी—कर.

**अर्धी मांडणी शिरस्ता**—पु. शेत करण्यास कुळास देतांना शेताचे निम्मेनिम उत्पन्न व निम्मेनिम सारा मालकाने व कुळाने वांटून घेण्याची रीत.

**अर्धिमैस**—स्त्री. चार वेते दिलेली मैस (कारण मैस सुमारे आठ वेते देते. अर्धवट पहा.

**अर्धक**—न. अर्धी भाग; अर्धल; निम्मे; निमाई; निमखाई; [ सं. अर्ध+क ]

**अर्धल**—स्त्री. १ (सामा.) निम्मे वांटणी. २ (शेतकी-च्या पार) उत्पन्नाचा वांटणीतील अर्धा हिस्सा; शेतीच्या उत्पन्नातील अर्धा शेतमालकाचा व अर्धा कुळाचा हिस्सा; भांडवल पुरविणाऱ्याचा व अंगमेहनत करणाऱ्या इममाचा—मजुरांचा परस्परांच्या उत्पन्नातील किंवा प्राप्तीतील अर्धावाटा. 'शेत अर्धेलीने केले आहे.' ३ अशा पद्धतीवर दोन दसमांची टरलेली भागीदारी; अर्धेली. ४ लागवड करणाऱ्याने जमीनीच्या मालकास उत्पन्नाचा अर्धा वाटा देण्या-संध्याने कटुलायतपत्र ५ पैशाची, मालाची अर्धी हाण्याची स्थिति; मूळ वस्तूचे (पैसा, माल) अर्धे हाणे; निम्मेभांडवलान्तकें नुकसान घेणे. 'ह्या व्यापारामध्ये मिळकत व्हावी ती तर नाहींच आणि पैक्याची अर्धेली झाली.' ६ निम्मे; निमखाई. [ सं. अर्ध+ल ]

**अर्धल**—स्त्री. १ जमीनीच्या उत्पन्नातील तिसरा हिस्सा; एक-तृतीयांश उत्पन्न. २ हे उत्पन्न घेण्याचा खोत वगैरेचा हक्क. —टिळे २.६०४.

**अर्थेली-र्या**—वि. अर्थेल करून व्यवहार व तो करणारा (शेतकरी, व्यापारी).

**अर्थवचन**—न. ताबडतोब फलरूप होणारें वजन, वचक किंवा अधिकार. 'तेथें तुजें अर्थवचन आहे.' **वचनावंत असणें-वागणें-विनयपूर्वक आज्ञाधारक असणें; अगदीं तत्परतेन आज्ञा पाळणें.**

**अर्थाअर्थ**—अर्थाअर्थ पहा.

**अर्थात्रा**—पु. दरमहा दरशेकडा अर्था (टक्का) रुपया व्याज किंवा तें घेण्याची पद्धति. (सं. अर्थ + उत्तर = वर किंवा अधिक.)

**अर्थादक**—न. १ कमरे इतकें खोल पाणी. २ (ल.) उपोषण करून अर्थ शरीर बुडे इतक्या गंगेच्या पाण्यांत राहून प्राणत्याग करणें; जलसमाधि. 'कां बुडोनि प्राण गेले। ते अर्थादकीं निमाले।' —ज्ञा १८.१९४. [सं. अर्थ+उदक]

**अर्थादय**—न. १ एक पर्व. पौष वद्य अमावास्याचा प्रथम भोग, रविवार व श्रवण नक्षत्राचा मध्यभाग व व्यतिपाताचा अंश-भाग हे योग असतां तें पर्व असतें. याचें पुण्य कोटि सूर्यग्रहणसमान आहे. (धर्मसिंधु) 'हे कृष्ण उद्व अर्थ मात्रा। अर्थादयो महा-यात्रा।' —एमा ५.५५९. २ आकाशास्य ग्रहांचा किंवा ताऱ्यांचा अर्था उदय होणें. [सं.] **अर्थादर्या पडणें**—आरंभिलेले काम अर्धवट होणें, लांबणीवर पडणें; भिजत घोंगडें राहणें.

**अर्थांन्मीलित**—वि. (काव्य) अर्थ उचळलेले (डोळे, कळी इ.) 'तेथ अर्थांन्मीलित स्थिती। उपजे तया।' —ज्ञा ६.२०३. 'निर्विकल्प समाधि प्रवर्तली। दृष्टि अ० झाली।' [सं.]

**अर्थ**—अर्थ अप. पहा.

**अर्पण**—न. १ दणें; समर्पणें २ वाहणें; वक्षीस दणें; बहाल करणें; दान. [सं. ऋ=जाणें प्रयोजक] **० पत्रिका**—स्त्री. ग्रंथ ज्यास अर्पण करावयाचा त्यासंबंधी मजकूर लिहिलेला तें पुस्तकांतील पहिलें पान.

**अर्पणीय**—वि. देण्यास योग्य; देय. [सं.]

**अर्पणें, अर्पिणें**—उक्ति. १ वक्षीस दणें; इनाम दणें; दान करणें. 'योगी विषय जे त्यागिती। ते भक्त अर्पिती भगवंती।' —एमा २.२८९. २ ओपणें; दणें; वाहणें. अर्पण पहा. [सं. ऋ=जाणें प्रयोजक]

**अर्पित**—वि. १ उपायन-वायन दिलेले; दान केलेले; वक्षीस दिलेले. २ दिलेला; अर्पण केलेला; वाहिलेला. [सं.]

**अर्वा, अर्वा-अशर-मया, अर्वैन**—अरवा पहा.

**अर्बुज**—वि. अर्बुद; दशकोटी. 'एका पासौनि एक आगळ। ऐसिआं सैन्यां अर्बुजे सोळां।' —शिशु ९.२६. [सं. अर्बुद]

**अर्बुज**—अरबुज पहा. 'आम्ही तरी श्रेष्ठ तुझे। तीं गौळिये असतीं अर्बुजे।' —कथा ४.६.५२. 'खेडेगांवच्या बायका म्हणजे अर्बुजे, त्यांस कांहीं कळत नाहीं.'

**अर्बुद**—वि. दशकोटी. 'अर्बुदगाथी देतों अथवा देतों स्वराज्य भोगाया।' —मोआदि ३२.१०. [सं.]

**अर्भक**—न. १ लहान मूल; बालक; लेकरू. 'अर्भकाचे साठीं। पंते हातीं भरली पाटी।' —तुगा २१८०. २ (ल.) मूल; वेडसर; मतिमंद; असमंजस माणूस —**क्री**—स्त्री. लहान मुलगी; अजाण पोर. [सं.]

**अर्भाटी**—स्त्री. एक काव्यप्रकार. भाटांचीं गीतें यांत रचिलेलीं असतात; आरभटी. 'नेटें गजेंति भाट भाटिव। महाअर्भाटि आरंभिले।' —असी ८१. [सं. भट=बोलणें. आरभटी=विशिष्ट लेखन, कथानक, नाट्यविशेष.]

**अर्म(मो)र-री**—आरमार पहा.

**अर्थमा**—पु. १ मर्थ. २ पितृगणांपैकीं मुख्य. 'आपि पितृगणा समस्ता-। माजी अर्थमा जो पितृदेवता।' —ज्ञा १०.२४४. ३ उत्तराफलगुनी नक्षत्र. [सं.]

**अन्या**—पु. आऱ्या; बोऱ्या; फजिती.

**अर्व**—वि. दहा कोटी. [सं. अर्बुद; हि. अर्व]

**अर्व**—स्त्री. (शाप.) दुर्मिळ मृत्तिकाधातूपैकीं एक धातु. (इं.) अर्वियम. एक रासायनिक मूलद्रव्य; यास गादोलिनाइट असेंहि म्हणतात. [सं.]

**अर्वळ**—वि. (गो.) फाजील लाडांत वाढलेला; अरवळ पहा. इतर रूपे—आरावाय, आळुवाय.

**अर्वाक्-चू**—वि. आर्धीचा; ठरलेल्या वेळेच्या अगोदरचा; पूर्वीचा. —किवि अगोदर; आर्धी; अलीकडे. [सं. अर्व+अंचू-अर्वाक्]

**अर्वाक**—अर्वाच्य पहा. 'अर्वाकानें फार बोलत्ये हाचि त्रास जाला।' —वयावाई घृ. १०. पद ७. [सं. अर्वाच्य]

**अर्वाचिक**—वि. (काव्य) कचा; अननुभवी; निपुण नसलेला; अकृशाल; नवखा; नवशिक्ष्या. [सं. अर्व+अंचू-अर्वाचिक]

**अर्वाचीन**—वि. अलीकडचा; सद्यःकालीन; आधुनिक, हल्लींचा. याच्या उलट प्राचीन. 'म्हणितले या ज्ञाती। अर्वाचिना।' —ज्ञा १३.४०. [सं.]. —**लेली**—अलीकडील; अर्वाचीन केलेली; नवीन (भाषा). 'त्याची भाषा अ० आहे'—वैद्यक ७८.

**अर्वाच्य**—वि. १ नीच; हलकटपणाचें; खेडवळ; घाणेरडें, अभद्र (भाषण, माणूस वगैरे). २ खोडकर; खोडसाळ; खट्याळ; उनाड; उच्छृंखल; द्राड. 'आमच्या रावबहादुर प्रभृति अर्वाच्य पंडितांनीं आज जो भटांवर इतकीं वर्षे विचारा सारखा भडिमार चालविला आहे.' —नि १०.५५ [सं. अर्वाच्य]

**अर्वाळी**—स्त्री. अरवाळी पहा.

**अर्व्ह**—वि. अर्ह; योग्य. 'जाला बहु अर्व्ह कृपेसी।' —दावि ४२८. [सं. अर्ह]

**अर्श**—पु. चुकीनें अर्ष. १ मूलव्याध. २ वेड, गद्वे. उ० नासाईश; कर्णाईश. [ सं. ]

**अर्शग्रहणी**—अतिसार; संग्रहणी; कॉलरा. 'एकाती अर्ष ग्रहणी'—गीता १३.२४८८. [ सं. ]

**अर्सा**—पु. १ अंतर; आडपडदा; कालवधि; अवकाश. 'लाड कारण वालीस सहदेस दाखल होण्यास अर्सा फार थोडा'—ख ८. ४४३४. २ फेरा; मैदान; क्षेत्रफळ; आंगण. [ अर. अर्सा=अंगण, जागा; अवधि ]

**अर्सेनिक**—अरसेनिक पहा.

**अर्हे**—वि. योग्य; साजणारें; शोभणारें; युक्त; लायक. उ० पूजनाहे, दानाहे, पठनाहे. [ सं. ]

**अर्हळ-तर्हळ**—अरळतरळ पहा.

**अरळक**—पुन. केंस; कुळे केंस. [ सं. ]

**अरळकट-पालकट**—अरळकटपालकट पहा.

**अरळकतरा**—पु. राळ आणि तेल यांचे मिश्रण करून बनविलेला पदार्थ. [ अर. ]

**अरळकरण**—न. शोभविणें; भूषविणें; नटविणें; अलंकृत करणें. [ सं. अलंकृ ]

**अरळकापुरी**—स्त्री. १ आळंदी; ज्ञानेश्वराच्या समाधीचें गांव. ( जि० पुणे ). २ आळें-ज्ञानेश्वराचें ज्या रेड्याच्या तोंडून वेद म्हणविला त्या रेड्याच्या समाधीचें गांव ( जि. पुणे ). ३ अरळका; हिमालयाच्या उत्तरेकडील कुबेराची राजधानी.

**अरळकाव**—पु. पत्रांमध्ये लिहावयाच्या मायन्यांतील पदव्या किंवा मायने. 'हलका अरळकाव लिहिल्यामुळे विषम मानितात.'—दिमरा १.८ [ अर. अरळकाव, लकवचे अव. ]

**अरळकार**—पु. १ दागिना; भूषण ( पोषाखांतील व दागिन्यांतील ), रत्ने, दागदागिने, शोभादायक वस्तू इत्यादि. 'अरळकारतें आले । तरी सोनेपण काइ गेलें ।'—ज्ञा १४.१२८. २ ( आप्तंतील ) चित्ताकर्षक शब्दरचना, अर्थरचना, उपमा, रूपक, यमक, प्रास, अनुप्रास; इ० मुख्य अरळकार तीन आहेत. त्यांत बाकीचे सर्व प्रकार येतात. जसे:-शब्दालंकार, अर्थालंकार, उभयालंकार. 'अरळकार म्हणजे । काय तें नेणें ।'—ज्ञा १८.१७६७. ३ (सामा.) शोभणारी-शोभा देणारी वस्तु; गुण. 'क्षमा ही समर्थास अ० होय, जशीं चित्रें हीं भितीस अ०' ४ (संगीत) स्वरांची विशेष व नियमित रचना. अरळकारांची संख्या ६८ आहे. स्थायी वर्णांचे ७, आरोही वर्णांचे १२, अवरोही वर्णांचे १२, संचारी वर्णांचे २५, गीतोपयोगी ७, व रागोपयोगी ५. ५ साहित्य शास्त्र. [ सं. ]

**अरळकारणें**—उक्ति. अरळकार घालणें; सुशोभित करणें; आरास करणें. [ सं. अलंकृ ]

**अरळकारिक-री**—अरळकारिक पहा.

**अरळकृत**—वि. ( व. ) नाजूक; कोमल; हळुवट. सुकुमार. [ सं. अरुक्षित. प्रा. अलुक्षि=कोमल ]

**अरळकृत**—वि. एक प्रकारचा मासा.

**अरळकृत**—वि. शोभविलेले; विभूषित; सुशोभित; सजलेले. [ सं. ]

**अरळकोल**—नवलकोल पहा.

**अरळकत-क**—पु. लाख; अळता; अळिता पहा.

**अरळख, अरळखनिरंजन**—पु. १ अरळक; ब्रह्म; त्यावरून ईश्वर. 'अरळखमो पलख देखले मौजा । सब घटमो नाथ विराजा ।'—देवनाथ. २ गोसावी लोक भिक्षा मागतांना हा शब्द उच्चारतात. ३ अदृश्य. [ सं. अलक्ष्य ]

**अरळखट पालखट, अरळखंड पालखंड, अरळखण पालखण, अरळखत-पालखत**—न. चाराच्या आंकड्यासारखी घात लेखी मांडी, मारलेली बैठक; आसनमांडी. [ सं. प्लेख=पालखी, पाळणा, पालख द्वि ]

**अरळखालक-ख-खालिक**—स्त्री. किनारीदार रू भरलेले एक वस्त्र. एक प्रकारचा डगला, अंगरखा. —हिलह १४६. [ तुकी. अर. अरळखालक=अंगरखा ]

**अरळग**—वि. वेगळे; निराळे; भिन्न; स्वतंत्र. [ सं. अन्लग्, लग् ]

**अरळग, अरळगत**—किवि. १ निराळ्या प्रकारें; भिन्नपणें; फटकून; विरळ. २ कदास न लागतां, स्पर्श न होतां; सरळ अडथळ्याशिवाय; तडक ( धोंडा, गोळी इ० कोणेक मार्गांन जाणें, उडणें, पाठ म्हणणें वगैरे ). ३ पुष्क; दूर. ४ विवक्षित संस्कार-संबंध न होतां ( कि० असणें, राहणें, ठेवणें ). 'माहामारीनें सर्वांचा समाचार घेतला, एवढें मात्र घर अलग राहिलें.' 'जे प्राप्ती तव अलग ठेली ।'—ज्ञा ६.४३५. ५ हलकेच; अचळ; अज्ञाद. ६ स्वतंत्रपणें; मोकळेपण. ७ लांबकळत; ओढवत; अर्धातरी, एकीकडे; एकलकोंडे. 'आमथे यजमान गेल्यापासून आम्ही येथें उगीच अलग पडलों आहों.' [ सं. अन्लग्-लग् ]

**अरळंग**—स्त्री. १ लांबच लांब सोपा; चाळ; गोटा; खंदक; तट; फौजेनी पागा; रांग वगैरे. 'इकडील अरळंग फोडून पलीकडील सफेल फोडून गोळा फा(पा)र झाला.'—होके २०. २ फरा ( लढाईतला ). 'रास्त्यानीं एक अरळंग धरून'—पया ५४. —पेपो २७७. ३ वाजार पेटेंतील दुकानांची लांब ओळ, रांग. [ सं. अरळ्य; म. अलग्=स्वतंत्र. फा. आलंग्=खंदक. हि. अलंग्=बाजू, मार्ग. ]

**अरळंग**—अरळंगी पहा.

**अरळगट**—वि. १ स्वतंत्र; फाजील. 'अलगट बहु होशी बाळ हें काय केले.'—साहू ४.६४. 'अहो सत्यभामे अलगटी । सापे जाहूीस तूं धीटी । परि न मागतां जगजेटी । मणीलागी दीपलीसी ॥'

—कथा ४.१८.११८. ३ द्राड; कुभांडी. आलघट पहा. [अ+लगत. सं. लम; प्रा. लम=जवळ]

**अलंगड**—स्त्री. घोटाळविणारें, मति कुंठित करणारें काम, उद्योग; त्रास; अडचण. (कि० पडणे, येणे). २ पंच; कोंडी; कातरी. [अडगळचा वीणव्यत्यास ?]

**अलंगणें**—अकि. १ (पासुन) लोंबकळत किंवा लटकत राहणें (पिकलेलीं फळें वगैरे). २ छुबकें, घड किंवा घोंस लटकत राहणें—(फळांसंबंधीं). ३ (सामा) ओळवणें; लोंबकळणें. ४ (कों.) पूर्ण पिकून गळावय्यास होणें. (फळ). 'त्यांतून अलंगलेले चांगले चांगले पाड तेवढे भागिरथीचे ओटींत पडले.'—वाळमित्र २.६७. [सं. आ+लम्]

**अलंगणें-दुलंगणें**—अकि. (व.) चुकणेंसुकणें; चुकून राहणें. [अलंग द्वि.]

**अलंगत-द-ज**—अलंग पहा.

**अलंगनौबत**—स्त्री. डंका-निशाण; पहारा. 'ठाणाचे चाकरी अलंग-नौबत करून असणें.' 'अलंग नौबतीची सेवा घेणें.'—शाशो ५९३. [अर. अलम्=निशाण+अर. नौबत=नगारा]

**अलंगपीत**—क्रि. १ एकदम; एकाएकी; अकस्मात. २ साव-काश; हळूच; अलगत; न हालवतां-हलतां; बेतानें. ३ चोरून; छपून; चोरपावलांनें; नकळत. ४ (इतर अर्थासाठीं) अलंग अलगत पहा. [सं. अकल्पित (अप.) अलगत]

**अलंगभवरी**—स्त्री. पायाच्या एक्या आंगठ्यावर फिरणें. 'देतां छत्रभवरी अलंगभवरी।'—भाए ४५९ [अलंग+भंवरा ?]

**अलंगरजी-जू, अलंगरडी-द**—वि. १ मंद; ढिलाईचा; निष्काळजी; हलगर्जी; अव्यवस्थित; बेशिस्त; विस्कळित; सैल (इसम, उद्योगधंदा). 'परंतु अलंगरजीपणासुळें किंवा दुसऱ्यां एकाद्या कारणासुळें'—साकेस ९. २ (विशेषतः अलंगरजी)—हास पावलेला; खालवलेला; वय झाल्यासुळें उतरलेला; सुराडा झालेला; बिनटिकाळा; हलगर्जी पहा. ३ आपल्या कामापुरतें दुसऱ्यांचे बाधा-त्वारि आर्जव करणारा; आपलपोट्या; स्वार्थी. [अर. अहल्-ई-गरज.]

**अलंगरजी-नें**—क्रि. वि. दिलेपणानें, सैलपणानें (कि० धरणें).

**अलंगुजें-गूज**—नपु. १ एक प्रकारचा पांवा. हें वाय वांबूचें किंवा धातूच्या नळीचें असतें. लांबी वीतभर व जाडी पायाच्या आंगठ्याएवढी असते. एक वाजू बंद असून तिला वारीक भोंक ठेवतात. दुसऱ्या वाजूस तिरकस खाप पाडून पायरी करतात व त्यांत गाबडी बसवून वाजविण्यासाठीं वीर ठेवितात. तोंडापासून चार बोटांवर वाटाण्याच्या आकाराचीं सहा भोंकें समान अंतरावर पाडतात. तोंडापासून तीन बोटांवर चौकोनी भोंक ठेवितात. तेथपर्यंत गाबडीचा तुकडा एकचतुर्थांश भोंक शिळक राहिल इतका असतो.

विरुद्ध वाजूस पहिल्या व दुसऱ्या भोंकाच्या मध्यावर एक भोंक ठेवतात. शिपी तोंडांत धरून फुंकले म्हणजे नळी वाऱ्याने भरते व हाताचीं नोंदें भोंकांवर ठेवून इच्छित स्वर काढून हवें तें गीत वाजवितात. बांसी, मुरली हीं हि याच जातीतील वाद्ये आहेत. २ खोगी-राच्या दोन्ही बाजूंना पाटीवर जोडणार नवारीचे पडे. [फा. अल्युजह]

**अलंगन**—न. (संगीत) रागविस्तार करताना एकादा स्वर पूर्णपणें घेणें. [गं.]

**अलंगनीय-अलंग्य**—वि. (अक्षरशः किंवा ल.) ओलांडून जाण्याला कठिण; दुर्लभ्य; उलंगन करण्याला कठिण. [सं.]

**अलट(पालट)**—स्त्री. मागचें पुढें; आधीचें मग; उलटा पालट पहा. [प्रा. अलटपळट; पालट द्वि.]

**अलड**—अलड पहा.

**अलतड**—स्त्री. गेलतड; नदीची अलीकडची वाजू; अल्याड. [गं. आदि-ल+तड]

**अलतमघा**—स्त्री. राजानें दिलेली इनामी जमीन, सनद, वंशपरंपरागत जहागीर. —पया २३. [तुर्की अलतमघा=तांबडा झिका]

**अलताभलता**—वि. कोणी तरी. अलबत्यागलबत्या; गोमाजी तिमार्जी; गैरमाहितीचा; अगोळखी. [भलता द्वि.]

**अलंदुनिया**—(विप्र.) अलमदुनिया पहा.

**अलप**—पु. (व.) बैलांचा सरकी, डेप, वगैरे खुराक. [सं. अल्प (खाय)]

**अलपल्लव-हस्त**—(नृत्य) उपपद्यक पहा.

**अलंप्रतीति**—स्त्री., **अलंप्रत्यय**—पु. पुरेसेपणाची जाणीव; समाधान; नृता; शांति. [सं. अलम्+प्रतीति]

**अलफ**—वि. एक हजार. (अरबी सालाबाबत उपयोग) [अर. अल्फ=एक हजार]

**अलबन्-त्ता**—क्रि. वि. १ खात्रीनें; जरूर; खरोखर; निश्चयानें; निश्चितपणें; खास; अगत्यपूर्वक; हमखास. 'एणें गुरांचा उपद्रव आहे तेव्हां अलबत कुंपण केले पाहिजे.' 'हे गृहस्थ संभावित, शांत आणि अलबता जमाखर्चाचे कामांत हुशार असलेच पाहिजेत.'—विश्व १.१४४. २ निदानपर्शी; निदान; कर्मांतकमी (रक्षम, संख्या). 'अलबत शंभर रुपये तरी परदरीं असावे तर घर बांधावयास आरंभावें.' [अर. अलबताह]

**अलबत्या-गलबत्या**—पु. कोणीहि; कोणीतरी; भलता-सलता; सालकोजीमालकोजी; गोमाजीसोमाजी; यःकश्चित्, छुड-बुड्या माणूस; अलतुफालतु; अव. अलबतेगलबते. 'छुड त्याच्या कुटुंबांत चार पांच माणसे आहेत परंतु पंक्तीला पंचवीस अलबते गलबते असतात.' कधीं विशेषणार्थी उपयोग. 'कित्येक अलबती गलबती माणसे किल्लेदारांच्या घरी येऊन रहात.'—कोरक ८०. [गफलत-गफलत्याची द्वि. किंवा अलबत-त्या द्वि.]

**अलबम**—पु. चित्रवही; चिकटवही; चित्रें, फोटोग्राफ वगैरे एकत्र ठेवण्याचे (संग्रह) पुस्तक; यांत प्रसिध्द पुरुषांचे फोटो, तसेंच स्वदस्तुरचे लेख, गद्यपद्यांतील वेंचे वगैरे ठेवतात. [ इं. ]

**अलबला**—अलाईबलाई पहा.

**अलबलीत गलबलीत**—वि. ढिला; मंद; सैल; अव्यवस्थित; विस्कळित [ सं. गलित द्वि. ]

**अलंबी**—क्रि. ( कों. ) आधारवाचून; निराधारी; अनिश्चित; धोक्याच्या ठिकाणी ( फांदीच्या टोंकावर, कड्याच्या कांठावर ). [ सं. आलंब ]

**अलंबुद्धि**—स्त्री. समाधान; तृप्ति; तृप्तता; तृप्ततेची भावना; शिसारी. [ सं. अलम्=पुरे+बुद्धि ]

**अलबेल**—स्त्री. सर्व नीट सुरळीत चालले आहे अशी हमी; अहवाल; हालहवाल. 'अलबेलीचे शब्दाते' ।—संप्रामगीते १५४. 'पार्लमेंटच्या माहितीकरितां प्रति दहा वर्षी हिंदुस्थानची अलबेल' अशी आहे याचा रिपोर्ट असतो. '-टि १.३२९ [ इं. ऑल्वेल ]

**अलबेला**—वि. १ हलका; हवेशीर; बेफिकीरीचा ( कपडा, गति ). २ सैल; पोकळ; ढिलें ( गाटोडें, बोचकें, काम ). ३ कमजोर; जुजबी; दिखाज (इमारत). ४ अकडबाज; नखरेबाज (इसम). ५ सुंदर; रंगेल; प्रिय; लाडका. 'तो जिवबादादा बक्षी अलबेला'—एपो २८३. ६ मोघम; पुळपुळीत; अनिश्चित ( भाषण ). 'त्यास खसखशीत ताकीद कर, उगीच अलबेलें सांगून येजें नको. [ हिं. अल्वे(भे)ला=अकृत्रिम; निरपराध (मूळ अर्थ ) ]

**अलबेली**—स्त्री. रंगेल स्त्री; चाळक भवानी; चटकचांदणी.

**अलबेली**—क्रि. सहजासहजी.

**अलभ्य**—वि. मिळण्याला, लाभण्याला कठिण; संपादन करण्याला कठिण, अशक्य. [ सं. ] **०लाभ**—पु. लाभण्याला अशक्य, अटकळीच्या बाहेर किंवा असंभवनीय असा लाभ; अनपेक्षित फायदा; दुष्प्राप्य मिळकत; केवळ दैवयोगाने झालेला लाभ. [ सं. ]

**अलम**—झेंडा; निशाण. 'भांडीं, फिरंगा; अलम, निशाण'—मेस्तक—पुस्तक; जमेलेखन १३९. [ अर. अलम् ]. **०खाना**—पु. वायशाळा; छत्र, पालखी, चवरडोल, हौद, निशाणें इ. सामान ठेवण्याचे ठिकाण.

**अलम**—पु. लहान पागोटें; बत्ती ( मुलांकरितां ). [ अर. आल=मुलें ? ]

**अलम**—१ जग; लोक; जनसमुदाय. २ काळ; स्थिति; अंमल. आलम पहा. [ अर. आलम=जग ] **०गीर**—पु. जगज्जेता; औरंगजेबाची पदवी. **०दुनिया**—स्त्री. सर्वजग; मानवी जात. 'तुमच्या शिवाय हें कृत्य झाले नाही हें मीच काय पण अ० म्हणत आहे. ' **०दुनिया झुकणें**—( विशिष्ट प्रसंगी ) सगुण्यांची अलोट गर्दी होणें. [ अर. आलम+दुन्या=जग ] **०पन्हा**—वि. जगरक्षक. [ अर. आलम्पनाह ]

शको. १. १८

**०रोशन**—वि. जगाला प्रकाशविणारा; जगद्विख्यात. 'त्याचा फायदा तो अलम-रोशन आहे.'—पया.

**अलमक**—क्रि. ( व. ) नेमका. [ अर. अलमत=खून ? ]

**अलमगिरी पैसा**—पु. औरंगजेबाच्या शिष्याचा पैसा.

**अलमदांड**—वि. अतिशय उध्दट, दांड; आडदांड; अति मस्त; धिंगाणा घालणारा. [ अर. आलम+म. दांड ]

**अलमारी**—स्त्री. १ खण असलेलें कपाट. २ ( ल. ) सांठा; संचय; तिजोरी. [ पोर्तु. अलमारिया. इं. अल्मारी; स्काॅच ऑम्री; हिं. अल्मारी ]

**अलम्**—क्रि. पुरे; बस्. [ सं. ]

**अलर्क**—पु. १ पिसाळलेला कुत्रा व त्याच्या चावण्यापासून होणारा रोग. २ वईचें झाड. [ सं. ]

**अललल**—उद्गा. अचंबा—आश्चर्य दर्शविणारा उद्गार; अरर; अबब. —मोर प्रहसन २८. **०डुर्**—उद्गा. पौराणिक नाटकांत देव व राक्षस यांची लढाई चालली असतां अलललडुर् असें राक्षस ओरडत असत म्हणून पौराणिक नाटकाला अलललडुर्चीं नाटकें म्हणत असत. [ सं. अल्ले=पिशाचादींचा अर्थान्य उद्गार ]

**अललित**—वि. ( गो. ) डळमळित. [ सं. आ+ल्ल=हलणें ]

**अलल्लहिशोबी**—वि. चालू हिशोबी. 'अल्ल हिशोबी वसूल,'—रा २२.७३. [ अर. अल्लहल=चालू+हिस्बा ]

**अलवण-णी**—वि. बिगारमीठ; अळणी; 'एकें नुसती अलवणें। बरेवणें मिरवती ॥'—एरुव १४.१०५. 'हरिप्राप्तीविण प्रवृत्तिक प्रथ। काय कविता अलवण ते ।'—ह २१.२४. [ सं. अ+लवण ]

**अलवर तालवर, अलवार तालवार**—न.पु. अव. योर किंवा सन्माननीय समजून वागविणें; शिष्टाचार करून व सभ्यपणा दाखवून मोठेपणा राखणें किंवा मोठेपणानें वागविणें, ( कि० करणें, ठेवणें, राखणें ). [ अर. तालीवार=नशिबवान्. तालवर द्वि. ]

**अलवान**—स्त्री. न. १ एक प्रकारची शाल. २ एक प्रकारचे तांबडे कापड. [ अर. अलवन ( लवन=रंग, अव. )=अनेक रंगी. तुल० सं. आरफवणें; प्रा. आलवण ]

**अलवार**—वि. ( व. ) कोमल; अरवार—ल पहा. 'अधिकचि तें अलवार जाहलें ।'—विक ५५.

**अलस**—आळस पहा.

**अलसंदा**—पु. अळसुंदा; चवळीसारखें मोठें कडधान्य. [ का. अलसंदी ]

**अलसिका**—स्त्री. १ पेटके आणणारी महामारी; कॉलन्याची दुसरी अवस्था; पेटके; विषूचिका पहा. [ सं. ]

**अलक्ष**—अलख पहा. 'ते संधीस गोरक्ष जाऊन। अलक्ष आदेस जल्पतसे ।'—नव ९.११०. [ सं. अलक्ष्य ]

**अलक्षण**—( प्र. ) अवलक्षण पहा.

**अलक्षपण**—न. लक्षांत न घेण्याजोगी स्थिति; दुर्ज्ञेयता. 'बोलता ना उगला। अलक्षपणे ॥'—ज्ञा १३.११११. [सं.]

**अलक्षित**—वि. अटकळ किंवा अनुमान न केलेले. (बद्दल किंवा विषयी) लक्ष न दिलेले; न शोधलेले; न पाहिलेले; अकस्मात. [सं.]

**अलक्ष्मी**—स्त्री. दुर्दैव; दुर्भाग्य; दारिद्र्य; विपत्ति; अवलक्ष्मी; अक्काबाई. लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोन बहिणी असून त्या समुद्रांतून निघाल्या अशी सार्वत्रिक समजूत आहे. पहिलीने विष्णूशी लग्न लाविले व दुसरी नवरा पहात दारोदार भटकते. ज्येष्ठा व कनिष्ठा पहा. [सं.]

**अलक्ष्य**—न. १ दुर्लक्ष; गैरसावधता; अनवधानता. २ परमेश्वर; ब्रह्म. -वि. (अप. अलक्ष); करुणार्तात; दुर्बोध; अज्ञेय; अतर्क्य. 'ध्वजवज्राकुशरेखा। चरणींची सामुद्रिके देखा। न वर्णवतीं सहस्रमुख। ब्रह्मादिकां अलक्ष्य ॥'—एरुस्व १.२२. **०लेखणे—धरणे—मोजणे—मानणे—पाहणे—जाणणे**—किमत न देणे; धुद किंवा धुळक मानणे; तिरस्कारणे; अनादरणे; अवज्ञा करणे. [सं.]

**अलक्ष्या**—स्त्री. योग्यांची एक मुद्रा. मुद्रा पहा. [सं.]

**अला**—पु. वैभव; श्रेष्ठता. -वि. सर्वश्रेष्ठ; सर्वज्ञानी. [अर. अला]

**अलाईबलाई, अलायबलाय**—स्त्री. सर्व दुःख-त्रास-पीडा; इडापिडा; सकट; दृष्ट काढण्यासाठी दिवे ओवळतांना विवा कान-शिलावर बोटें मोडतांना अनिष्ट निवारण व्हावे म्हणून असे म्हणतात; (यावरून) दृष्ट काढणे. (क्रि० घेणे). 'मातुश्रीनीं अलायबलाय घेऊन मस्तकीं विजयहस्त टेवला'—चित्रगुप्त ११. अव० अलायबलाया. 'तुका म्हणे वणु काय घेतो अलाया बलाया।' [अर. बला=दुर्दैव द्वि. तुल० सं. अलात-अलाय=कोलीत]

**अलागत**—अलगत पहा.

**अलाछन**—वि. कलंकरहित. 'चंद्रमे जे अलाच्छन।'—ज्ञा १८.१०९८. [सं. अ+लाछन]

**अलाट**—सक्ति. वाटणे (कंपनीचा भाग; पैसे वगैरे). **०मेंट**—स्त्री. वाटणी; वाटा; भाग. [इं.]

**अलाड**—क्रि.वि. अलीकडे; येथे; इकडे; ह्या किंवा जवळच्या बाजूस; अलतड पहा. **०पलाड**—क्रि.वि. अलीकडे पलीकडे; इकडे तिकडे; ऐल पैल. [सं. आदिल-अइल + तट]

**अलांडाबलांडा**—पु. अडथळा; विघ्न. 'नसता अ० व जेवे भेटविगारी मनस्वी घालून तगादा करताति.'—मसाप २.३९६.

**अलाणटपू, अलालटपू**—पु. १ निष्काळजीपणे, उनाडपणे भटकत राहणारा इसम; उडाणटपू. २ आयतगब्बु; आयता; ऐदी.

**अलात**—न. (नाविक) १ वल्ल्याचे पातें किंवा फळी. २ तारवें पाण्यांतून जमीनीवर ओढण्याची जाड व बळकट दोरी. [सं. अरित्र=वल्ले; प्रा. अलित; अर. आलत्=हत्यार, साधन, नावेचा दोर]

**अलात**—न. कोलीत; मशाल. [सं.] **०चक्र**—न. कोलीत गगर वाटोळी फिरविली असतां दिसणारे चक्र; अग्निचक्र. 'जैसें अ० फिरे। तैसा हनुमंत अखुरांत वावरे ॥'

**अलात(आकाश-चारी)**—स्त्री. (नृत्य) पाय पाठीमागच्या बाजूला वळवून चोहोंकडे आंतल्या आंत फिरवून बाजूस दांचेच्या आधारावर टेकणे. [सं.]

**अलात(करण)**—न. (नृत्य) उजवा पाय अलात करणे व उजवा हात वक्षःस्थलावर टेवून उंच करून खाली सोडणे व ऊर्ध्व-जातुचारी करणे. [सं.]

**अलातक(अंगहार)**—पु. (नृत्य) स्वस्तिककरण करून व्यसित-करणाप्रमाणें हात टेवणे. नंतर क्रमानें अलातक, उर्ध्वजातु, निकुंचित, अर्धसूचि, विक्षित, उद्वृत्त, आक्षिप्तक, करिहस्त व कटिछिन्न हीं करणे.

**अलाद्**—स्त्री. गंजीफांतील एक संज्ञा.—मोको

**अलाद्, अलाद्दि**—अचानक; अलग पहा. 'स्वस्थ गळ्छलो, अलाद् ठकलो।'—अमृत पृ. २८.

**अलादा**—(व.) अलाहिदा पहा. 'वराता तीन अलादा अलादा साषकाराचे नावे होत्या.'—मदबा २.३४.

**अलाप, अलापिणे**—आलाप, आलापिणे पहा.

**अलाबला**—अलाईबलाई पहा. 'अलाबला कुणी घेउन आनंद, लिबलोन उतरिती। आभणें कुणी चहुकुन आभरती।'—प्रला २३२. 'मी एकटा मेलों तरी शिबाजी राजे यांची अलाबला गेली; लाख मरावे परंतु लाखांचा पाळणारा कायम रहावा.'—मदर १.५४. 'तेन्हां वाटले कीं सारी अलाबला टळली म्हणून.'—भा १०४.

**अलाबु**—पु. दुध्या भोपळा. 'बुडतां जों चितेच्या झाले अद्भुत अलाबु ओर्षी तें।'—मोसभा १.७६. [सं.]

**अलाभ**—पु. १ लाभ, मिळकत न होणे, २ जरूरी; पाहिजे अस्पण; अभाव; वाण. 'तुमच्या भेटीचा अलाभ होता ती प्राप्त झाली।' 'राज्याला कशाचा अलाभ नाही.' [सं. अ+लाभ; लम्=मिळणे]

**अलायी**—वि. प्रचंड; व्यापक; अलिबाही. **०कारखाना**—पु. मोठा कारखाना; फाकटपसारी; प्रचंड तयारी; मोठे प्रदर्शन; डामडौल; व्याप. [अर. अला=मोठा]

**अलारशी**—अलारशी पहा.

**अलार्म**—पु. १ भयाची हांक; ओरड; सूचना ( धोक्याची ). २ गजर. ० क्लॉक—बॉच—न. गजरी घड्याळ. ० बेल—ळी. भय-सूचक घंटा; हुलीचा नगारा. [ इं. ]

**अलालनामा—हिशेब**—पु. १ चालू हिशेब; देण्याघेण्याचा किंवा अगाऊ दिलेल्या रकमांचा हिशेब; चालू खाते. २ ( विशे. अलालनामा ) कच्चा हिशेब, टांचण. —क्रिवि. अशा हिशेबाप्रमाणे—रीतीने. [ अर. अल्हाल=चालू, वर्तमान ]

**अलावत**—ळी. ( कु. ) बायको.

**अलावत लावणे**—( व. ) एकादा जड पदार्थ ओढण्याकरितां बैलाच्या जोब्या लावणे.

**अलावन्स**—पु. भत्ता; मुद्याहिरा. [ इं. ]

**अलावा**—पु. १ मोहरमांत डोल्यांच्यापुढे जी खांच खणतात ती. या खांचीत आग पेटवून सुसलमान लोक तिच्याभोवतीं नाचतात. २ आगटी; नगारा, चौघडा तापविण्याची जागा. [ सं. अलात; हिं. अलाव ]

**अलाहिदा**—वि. अलादा; वेगळा; निराळा; भिन्न; पृथक्; विभक्त; स्वतंत्र. अलादा पहा. —क्रिवि. वेगळेपणे; भिन्नपणे; अलगपणे. [ अर. ] ० जमा—ळी. स्वतंत्रजमा; जमीन महसूल सोडून आलेली इतर बाबींपासूनची जमा.

**अलि**—पु. भुंगा; अमर. ' बोधमदायुत मुनी—अली सेविती ॥ '—ज्ञा १.१६. [ सं. ]

**अलिक**—न. कपाळ; ललाट; भाल. ' भीमाते वारुनि गुरूने नाराच हाणिला अलिकीं । '—मोद्रोण ११.६३. [ सं. ]

**अलिकडचा**—ला—अलीकडचा पहा.

**अलिखित**—वि. लेखी नसलेला ( कायदा, ठराव, नियम ). ( इं. ) अन रिटन. [ सं. ]

**अलिजाहां, अलिशा**—अलीजाहां; आलिशा पहा.

**अलिता**—पु. १ लाख वर्गरे पदार्थांचा रंग; अडिता; याचा तांबड्या शाईप्रमाणे उपयोग होतो. बायका पायांनाहि लावितात. २ अलित्याच्या रंगांत बुडविलेला कापूस. ३ अर्धे सुती व अर्धे रेशमी असे कापड. [ सं. अलकक. प्रा. अलत्त. तुल० प्रा. आल=लाळ कमळ ]

**अलिद्**—पु. घराच्या पुढील ओठा; देवडी; महाद्वारावरील गोरु. ' अलिदीं नंदाचे घन, रचिर चैतन्य मिरवे । '—साहू १.५७. [ सं. ]

**अलिनिपदान ऑफिस**—न. इनामासंबंधी तपास करून निवाडा देणारी कचेरी; इनाम इन्सफा खाते. [ इं. ]

**अलित**—वि. १ न चोपडलेले—माखलेले; अन्न न झालेले; निर्मळ. २ ( ल. ) दुष्कृत्ये करून पुन्हां शुद्ध किंवा पवित्र दिसणारे. म्ह० करणी-करून अलित. ३ संलग्न, संयुक्त न झालेला; वेगळा; निराळा;

अलग. ' आतां ऐक वो सुदरी । परमात्या अलित चराचरी । संयोग वियोगाची परी । न धरी संसारीं सर्वथा ॥ '—एकूस्व १३.६१. [ सं. अ+लिप्=माखणे ] ० पणा—पु., स्थिति—ळी. अलित असण्याची अवस्था; अनसक्तता; पवित्रता. ' अलितपणाचा निश्चयो । बोलिला असे ॥ '—दा १.१.७.

**अलिव**—अळवे पहा.

**अलिशान**—वि. प्र. आलीशान; उच्च मानाचा, दर्जाचा. [ अर. फा. आली+शान् ]

**अलीक**—वि. खोटे; असत्य. —पु खोटा, लबाड माणूस. ' काय अलीका ? सगळी प्रीतिलटकी ती ठरली ! '—मंमं ३. [ सं. ]

**अलीकडचा, अलीकडील**—वि. १ ह्या किंवा जवळच्या बाजूचा. २ हल्लीचा; थोड्या भि्रसांचा; नवा; आधुनिक; अर्वाचीन. [ सं. आदिम—ल; प्रा. आइल्ल+कट—कड ]

**अलीकडून**—क्रिवि ह्या किंवा जवळच्या बाजूने; इथून. १ ( असुक—मागील काळापासून ) आतांपावेतो; असुक काळापुढे.

**अलीकडे**—स—क्रिवि. १ ह्या किंवा जवळच्या बाजूला; येथे; इकडे. २ या काळात; सांप्रत; हल्ली.

**अलीगोल**—पु. गोलदाज; तोफची. ' पुण्याहून बारूद आली त्याजबरोबर अली—गोल दोनशें नवे माणूस आले. '—ख १२, ६३४४. [ फा. अहलिगोल ]

**अलीजाहां**—वि. १ भव्य; विस्तीर्ण; डौलदार; दिमाखी; छाप बसविणारा ( कारखाना, व्यवहार, कारभार वर्गरे ). २ थोर पदवीचा ( सरदार ). ही पदवी निजामास आहे. [ अर. आली+जाह ]

**अंदरबार**—पु. अलीजाही—ळी. अवाढव्य धाटमाट. २ ( ल. ) अव्यवस्थित व अंदाधुर्तीचा कारभार ( वैभवशाली ). ' जुन्या लोकांच्या तोंडून...मोगलाईची तारीफ कधी कधी ऐकू येते ती काय तर अंदाधुंद कारभार ! अलीजाही कारखाना । '—चिपळणकर लेखसंग्रह. ' ही अलीजाही आमूहांस पुरती भोंवून तिनें अगदीं अन्नास मोताव करून टाकले आहे. '—केसरी. ० बहादर—पु. १ एक पदवी. ही शाहा-अल्मने महादजी शिंदे यांस दिली. ही गाल्हेरकर शिंदे अद्यापि वापरतात. २ ( ल. उप. ) थोरगृहस्थ; षडे लोक. [ अर. फा. आलीजाह ]

**अलीफ**—अ या उच्चारणाचा अरबी पहिला वर्ण, पत्राच्या डोक्यावर मराठीतील श्रीकाराप्रमाणे लिहितात. [ अर. तुल० मीक अल्फा; हिब्रू अलेफ=वैल ]

**अलीशान**—अलिशान पहा.

**अलुका**—पु., की—ळी. व्यपन; भूक; आलुका पहा. —वि. मुकेलेला. [ सं. अलुक् ]

**अलुता**—त्या—पु. तेली, तांबोळी, साळी, माळी, जंगम, कळावंत, डौरी, ठाकर, घडवी, तराळ, सोनार, चौगुला हे बळत्याच्या खालच्या वर्गांचे १२ कामगार होत. ग्रॅन्टडफच्यामते सोनार, जंगम,



शिंपी, कोळी, तराळ, बेसकर, यांचा हक्क महाराष्ट्रापासून निराळा. माळी, बबन्यागोसावी, षडशी, रामोशी, तेली, भिळ, तांबोळी, गोंधळी यांना नारूकारूच्या उलट अशी संज्ञा आहे. शेतकऱ्यांकडून यांना जे धान्य हक्क म्हणून मिळते त्याचें प्रमाण ठराविक नाही. यांतील सोनार सरकारी नाणीं पारख करणारा पोतदार होय. तराळ म्हणजे पाटलाजवळ सतत हजर असणारा, सरकारी अधिकाऱ्यांची सरबराई करणारा, त्यांचें सामान वाहणारा महार होय. बाराच्या बारा अलुते कोठल्याहि खेळ्यांतून कचित्च सांपडतात. कोठे कोठे वाजंत्री, गारपगारी वगैरे नवीन अलुतेदार आढळतात. बलुता पहा. [ बलुता द्वि. ]

**अलुतींबलुतीं**—न.अव. अलुतेदार व बलुतेदार या गांवकामगारांना असणारे वतनी हक्क.

**अलुदा**—वि. १ मिश्रित. २ ( ल. ) जुळणारा; परिचित. ३ ( ल. ) दूषितपणें, अपवित्रपणें मिसळलेला. [ फा. अलुदाह=खराब झालेला ]

**अलुबुखार**—पु. एक प्रकारचें अंबूस व रुचकर फळ व त्याचें झाड. झाडापासून बाभळीच्या गोंदासारखा डिक निघतो. वियांपासून काढलेल्या तेलाचा उपयोग जाळण्याकडे करतात. ह्याचें फळ बाहेरून तांबूस व काळसर असतें. मेह, गुल्म, अर्श, ज्वर, वायु यांचा नाश करतें. —वयु १.४७. [ फा. आळु=गडा+बुखारा. सं. अलुक ]

**अलुलकी**—स्त्री. मोहबत; कृपा; मेहेरवानगी. [ फा. ]

**अलुलित, अलुल**—वि. बुजट; नाचरा; बुजरा; रंगल; कुल्ल्या; मस्त ( ठाणबंद घोडा ). [ सं. आ+लुल=लोलणें ]

**अल्ले**—न. आले; ओली सुट; अल्ले हें पाचक, सारक, अमिदीपक, रुचिप्रद व कंठास हितकर आहे. सूज, कफ, वायु, कंठरोग, खोकला, दमा, मलबद्धता, वांति, शूल यांचा नाश करतें. अल्ले हिंदुस्थानांत सर्व प्रदेशांत होतें. याच्या झाडाच्या मुळ्यांस शेंगाप्रमाणें अल्याचीं कुडीं येतात. **अल्याचा चटका**—पु. अल्ले धुवून बारीक किसून तुपांत परतून त्यांत सैंधव, मिर्री किंवा मिरची, जिरे, शहाजिरे यांची पूड घालून हरबन्याचें पीठ लावून तुप-हिंगाची फोडणी देतात. **पाक**—पु.अल्याचा तयार केलेला एक औषधी पाक. हा श्वास, कास, अमिमांथ, अरुचि, यावर प्रशस्त आहे. [ सं. आर्द्रक; प्रा. अल्लय; अद्अ; द्रा. अल्ल; हिं. अदरख—क; बं. आदा; गुज. आदुं ]

**अलेकमसलाम**—उद्दा. तुम्हाला सुखशांति लाभो ! असें मुसलमानांत एकमेकांस भेटतांना नमनाची म्हणण्याचा प्रघात आहे. [ अर. अलैकूम—अस्सलाम ]

**अलेख**—अलख पहा.

**अल्लैबिक**—न. अर्क काढण्याचें यंत्र; आसुतिपात्र; ऊर्ध्वयंत्र. उ० अल्लैबिक केमिकल कंपनी, [ इंग्र. प्री. अंबिक्स; अर. अल्ल + अंबिग=अर्कयंत्र; फ्रें. अल्लैबिक; तुल० सं. अंभस् ]

**अलेमान**—स्त्री. दोन हात लांब व कांहीशी बांकदार पात्याची उत्कृष्ट पोलादी तलवार. [ अर. अल्ल—अमान=जीवदान मागणें, किंवा अलामान=जमेन माणूस. लॅ. अलेमनी; जर्मन अल्समेनेर=एक लढाऊ जात ]

**अलेल**—वि. (को.) पका; अट्टल; अस्सल (सोदा, लुचा, चोरटा, लबाड, शिनळ, बटक्या, मस्त्या या शब्दांबरोबर विशेषतः उपयोग). **अट्टपू**—(ना.) उडाणटपू; उनाड; भटक्या. [ ? ]

**अल्लैय्या**—पु. (संगीत) एक राग. या रागास षड्ज, तीव्र ऋषभ, तीव्र गांधार, कोमल मध्यम व पंचम, तीव्र धैवत, तीव्र निषाद हे स्वर लागतात. आरोहांत मध्यम वर्ज्य. जाति पाडव्य संपूर्ण. वादी स्वर धैवत व संवादी गांधार आहे. गानसमय दिवसाचा पहिला प्रहर. अवरोहांत कोमल निषाद घेतात. हा एक बिलावलाचा प्रकार आहे. [ हिं. ]

**अल्लोचणें**—सक्रि. १ न पाहणें. २ हळूच सांगणें (?). 'सांगतां आपुली गुह्यागोष्टी। अलोचावया वेगळा तुडी।'—एमा ११.१०३६. [ सं. अ+लोचन ]

**अलोचन जागरण**—न. डोळे न मिटातां रात्रभर केलेलें जागरण; अखंड जागर. [ सं. अ+लोचन + जागरणम् ]

**अलोट**—वि. १ मागें न परतणारा—पडणारा; फरक न पाडणारा; न बदलणारा—उलटणारा—फिरणारा; २ दुर्निवार; अनिवार्य. 'आतां घेई शाप दुर्मम। जो कां अलोट हरिहरां।' मुआदि १९. ६८; 'मग तिनिं शापिलें त्यातें। जो अलोट हरिहरातें।' ३ अनिवंचनीय; अचाट; अपरंपार; अतिशय. 'कीं गगन चक्र उठावलें अलोट। काळरात्रीचें।'—शिशु ९३१. ४ अचूक; खरे; ५ निश्चित; दृढ. 'जेणें जैतन्य ईश्वरा ब्रह्मा। देहचि केलें परमसीमा। तया आत्मा कर्ता हे प्रमा। अलोट उपजे॥'—शा १८.३८२;—एमा २०. ११३. ६ अनुलंबनीय; दूर टाकून देतां न येणारा; अतिस्करणीय, 'त्या आशा अलोट माते' [ सं. अ+लुट=लोडणें ]

**अलोट**—पु. अधिक परिचय किंवा तरेबेवपणा; निपुणता; अनायासानें—संवयीनिं आलेला शहाणपणा. [ सं. आलोड्य ]

**अलोटणें**—क्रि. करणें; बजावणें; साधणें, लोटणें. 'हें काम मला अलोटणार नाही' [ सं. आलुट ]

**अलोडणें**—सक्रि. १ आलोडणें; धुंडाळणें; शोधणें. २ सर्व संदर्भ जमून घेणें ?—मनको. ३ पारंगत होणें; हस्तगत करणें; आलोडन करणें. [ आलोडन. सं. आलुट्-ट्-ड् ]

**अलोणि**—अलवणी पहा. 'अलोणि कीं जाहलें क्षारें। झणोनि चाखिलें जिह्वापें।'—कथा ४.१२.८३. [ अल्वण=अलोण=अलोणी ]

**अलोपथी**—स्त्री. विषमचिकित्सा; भिन्न किंवा उलट स्थिति होईल अशा प्रकारे औषधोपचार करून व्याधिनाश करणारी पद्धत. याच्या उलट होमिओपथी. [ इ. ]

**अलोभ**—धि. निर्लोभ; लोभ रहित. —पु. प्रेमाचा किंवा प्रीतीचा अभाव. 'तुमचा ऐलीकडे अलोभ दिसतो.' [ सं. ]

**अलोलक्री**—स्त्री. १ अति चाहा; महत्त्व; किंमतवान किंवा अमोलिक समजून अतिशय घेतलेली काळजी; आवड; प्रेमळपणा; भावना; लडिवाळपणा; मान; किंमत. ( कि० करणे ). २ ( व. ) कौतुक; हौस; लालनपालन; लाड; आवड.

**अलोलिक**—न. १ अलोलक्री पहा. 'सर्वत्रांसी भजनाची अलोलिक ।'—सप्र ८.९१. —वि. चमत्कारिक; आश्चर्यकारक; नावीन्याचे; कौतुकास्पद; अपूर्व. 'रामाचेणे अलोलिक । तां मज दिधले तिन्ही लोक ।'—वेण्णासीस्व १.२८. २ प्रेमळ; आवडते; हृदयंगम; लडिवाळपणाचे ( भाषण, चालीत, वागणूक ). 'पुढील कथा अलोलिक ।'—एह्व १०.१००. ३ सुंदर; नातुक; सुकुमार; उत्कृष्ट ( माणूस, स्वभाव ). 'ते महालावण्यरूपकळा । शृंगारे आथिली मंगळा । चंद्रवदनी तेजकळा । अलोलिक ॥'—कथा २.११. २०. [ सं. आलोलिक ]. **अलोलिक**—न. लाड; लडिवाळपणाची वागणूक; कोड पुरविणे; कौतुक करणे; खुशात करणे; मिजास पुरविणे. 'मी नवऱ्याचे अलोलिकतालोलीक कोटयथे कळे ?' [ अलोलिक द्वि. ]. **अरचना**—स्त्री. अपूर्व रचना—ब्रह्मण. ( विशेष. सृष्टीची ) 'अलोलिक रचना दाखविली ।'—व्यं. १० [ सं. ]

**अलोलुपत्व**—न. अनासक्ति; निर्लोभता; लोभ नसणे; निरिच्छा; 'अलोलुपत्वदशा ठाडकी । जाण ते हे ।'—ज्ञा १६.१६७. [ सं. ]

**अलौकिक**—वि. १ चमत्कारिक; जगाविरहित; लोकांतर; अद्वितीय; विलक्षण; अपूर्व; असाधारण ( इसम, क्रिया, गुण, दोष वगैरे ). 'विश्व हे मोहरे लावावे । अलौकिक नोहावे । लोकांप्रति ।'—ज्ञा ३.१७१. २ अरण्यावासा; लोकांत ( जगांत ) न राहणारा. —पु. दुर्लौकिक; दुष्कीर्ति; अपमान; फजिती; सार्वत्रिक अनादर. [ सं. ]

**अल्**—१ अरबी भाषेतील ष्टीचा प्रत्यय, चा, थी, चे. उ० अल् वेरनि=वेरनीचा. २ इंद्रजी 'दी' प्रमाणे निश्चिथांश उपपद. उ० अलौबिक—अल्=उपपद+अंबिग=आमुतिपात्र.

**अल्क**—कल्याब; खार; क्षार; अम्लप्रतियोगी. ( इ. अल्कली ) अल्क पदार्थांचे विशिष्ट गुणधर्म: हे पाण्यांत विरघळतात; अम्लांचे निर्गुणीकरण करतात; सेंद्रिय पदार्थांला जाळतात वगैरे. अल्क किंवा अनाम्ल याची क्रिया अम्लावर केल्यास अम्लांतून उज्ज निःसारित होऊन पाणी बनते. [ अर. अल् + कलियू=भाजणे, राख ]

**अल्कल**, **अल्कहल**—पु. अल्क; अल्कोहल; मद्यक. [ अर. अल्+कोहल=सुरमा. तुल० सं. कल्या=दारू ]

**अल्कली**—अल्क पहा.

**अल्काब**—पु. मायना; पदव्या; अल्काब पहा. 'हल्का अल्काब लिहिल्यामुळे विषम मानितात ।'—दिमरा १.७. [ अर. अल्काब-लकव्चे अव. ]

**अल्कोद**—पु. वनस्पतिजन्य व फार विषारी अनाम्ल. [ इ. अल्कलाइड ]

**अल्कोनेट**—न. एक विलायती रंगाची वनस्पती; यांच्या मुळांत एक उत्तम लाल रंग असतो. निरनिराळीं तेलें, रोगणें, मयें, श्व यांमध्ये उपयोग करतात. (सामा.) एक तांबडा रंग. ( इ. ) अल्कोनेट. [ अर. अल् + हेमा = वनस्पति; स्पॅ. अल्कना ]

**अल्खालक**—अल्खालक पहा.

**अल्गर्जी**—वि. स्वाधी. अल्गरजी पहा. 'आतां कशाला जाऊन राहिला पोकळ अल्गर्जी ।'—पला १७१. [ फा. अहल्लि-गर्ज् ]

**अल्गुज**—अल्गुजे पहा.

**अल्जिब्रा**—पु. बीजगणित. ( इ. ) [ अर. अल् + जबरा = पुन्हां एकत्र करणे. ]

**अल्तम्मा**—बक्षीस सनद; अल्तमचा पहा. 'पर्वाना अल्तम्मा'—पया २३. [ तुर्की अल्तम्मा ]

**अल्प**—वि. १ थोडे; लहान; कोंतें म्ह० अल्प मोली बहु-गुणी. सामाशब्द—अल्पबुद्धि—बल—व्यापार—लाभ—भाषी—विद्य—व्यय; २ छुद्र ( जन, पुरुष ); दरिद्रि; भिकारी. 'कृष्णासि भेट-लाहो स्पर्शसुख जर्गी अलम्य अल्या ते ।'—मोर्कण. ५०.१६. ३ मूढ; मूर्ख. 'मानिति माया केवळ अल्प सर्भेतील भूमि-तळ—पट हो ।'—मोसमा ५.८७. [ सं. ] **अल्कर्णी**—स्त्री. थोडे, किंचित किंवा अपुंरे करणे. 'अल्प करणी बोभाट बहुत ।' **अल्कर्णी-पर्णी**—वि. विप्र. अल्पकानी. १ हल्क्या कानाचा; कानपिसा; सहज विश्वास ठेवणारा; भाविक; भोळा, श्रद्धालु. २ गुप्त गोष्ट ज्याच्याजवळ द्रत नाही असा; जिभेचा हल्का. **अल्कालिक तारे**—पु. अव. क्षणिक दिसणारी नक्षत्रे. **अल्कोधी**—वि. चिडखोर; शीघ्रसंतापी; शीघ्रकोपी.

**अल्खार्दी**—वि. थोडेचें खाणारा. 'अशा प्रकारची आग्यूडशिगी, कृष्ण-वर्णी, बहुदुधी, अल्पखादी व अल्पमोली गाय पैदा करावी.'—आग्र ३.८४. **अल्गति**—वि. मंदगतीचा. **अल्गुणे**—क्रि. सहज; थोडक्यांत. 'आणिक एक आह्वां देणे । मुक्ति होय अल्पगुणे ।'—गुच २९.१९०.

**अल्गोष्ट**—स्त्री. लहान बाब; छुद्रक गोष्ट; बिनमहत्त्वाची बाब. **अल्ग्रह**—पु. किरकोळ ग्रह ( आकाशांतील ). ( इ. ) अस्टॅरॉइड. **अल्जनसत्ताक**—वि. थोड्याशा लोकांची हुकमत असलेली. —नि ८२. **अल्जणा**—स्त्री. थोडीशी तहान, हांव. **अल्दष्टि**—वि. १ आकुंचित, कोत्या मनाचा; अदूर-दृष्टीचा. २ वारकाईचें व काळजीचें पाहणारा; कांटेकोर; बारीकसारीक देखील पाहणारा. ३ ( ल. ) कृपण; चिकट. **अल्धन**—वि. गरीब; दरिद्री; कंगाल; अपुन्या साधनाचा, ऐपतीचा. **अल्निद्रा**—वि. थोडीसी झोप

ज्याला पुरते असा; ज्याची झोंग लवकर मोडते असा. ० प्राण-पु. व्यंजनांतील एक भेद. जी व्यंजने उच्चारण्याला फार सोपी आहेत ती; ज्यांत हकाराचा ध्वनि येत नाही ती; जोर न देतां सहज उच्चारवायाचा साधा उच्चार किंवा अक्षर उ० क्, ग्, झ्, च्, ज्, झ्, द्, इ, ण्, त्, द्, न्, प्, ब्, म्, य्, व्, र्, ल्, आणि छ्. एकूण २०. महाप्राण पहा. ० बुद्धि-मति-वि. कोत्याबुद्धीचा; अल्प समजुतीचा. ० भाष-भाषी-वि. मितभाषी; अबोलका; वटवट न करणारा; ० मोली-वि. थोडक्या किमतीचा; हलक्या किमतीचा; स्वस्त. म्ह० अल्पमोली बहुदुधी. ० वय-वयस्क-वि. लहान उमरीचा; बाल. ० विचार-री-अल्पबुद्धि पहा. विद्य-द्या-वि. थोडकें शिकलेला; वरवर ज्ञान असलेला; उथळ ज्ञान असलेला. म्ह० अल्पविद्यो महागर्वी. ० विषय-पु. धुल्लक बाव, गोष्ट; हलकें काम; बारीक सारीक प्रकरण. ० वृत्त-न. लहान वर्तुळ-मंडळ (भौगोलिक किंवा खगोलिक); लघुवृत्त. ० शक्ति-वि. अशक्त; निर्बल; कमताकट. ० संस्थांक-वि. थोड्या प्रमाणांत असलेले (लोक, द्रव्य, वगैरे). अल्पपक्ष. (इं.) मायनॉरिटी. ० संतुष्ट-संतोषी-समाधानी-वि. ताबडतोब किंवा थोडक्यांत संतुष्ट होणारा, खूब होणारा; कमी महत्त्वाकांक्षी. ० सत्ताकपटति-अल्पजनसत्ताक पहा. (इं.) ऑलिगार्ची. ० समजुत-वि. कोत्या समजुतीचा; अडाणी. ० सामर्थ्य-न. थोडिशी शक्ति; अल्पबल. ० सिद्ध-वि. थोडक्या श्रमाने-मोलांने-साधनांने मिळविलेले, मिळालेले, केलेले. ० स्वल्प-वि. काहीसे; थोडेसे; जरासे; किंचित; लहान प्रमाणाचे-रकमेचे; थोडेबहुत. ० ज्ञ-ज्ञान-वि. कोत्या बुद्धीचा, समजुतीचा; अल्पबुद्ध; अल्पसमजुत.

अल्पक-वि. दरिद्री; कंगाल. 'एके दिवसींचेनि परात्रे । अल्पकू जैसा ॥' -ज्ञा १६.२२७. [सं.]

अल्पत्व-न. १ थोडेपणा; कमीपणा. २ (संगीत) रागा-लाप करतांना एखाद्या स्वर थोडक्या प्रमाणांत घेणे; ह्याचे प्रकार दोन आहेत लघन व अनाभ्यास. [सं.]

अल्पविणे-उक्ति. बुडविणे; आप्लविणे (अप.) पहा. 'तिन्ही लोक अल्पावती. -विउ ५.३७. [सं. आप्लवन]

अल्पशः-किवि. किंचित्; थोड्या प्रमाणांत. [सं.]

अल्पाक-न. दक्षिण अमेरिकेतील पेट देशांत एक अल्पाका नांवाचें उंटासारखें जनावर असतें, त्याच्या अंगावरील लोकर व तिच्यापासून होणारें कापड. अल्पाकाचीं ब्लॅकटें व झगे करितात. ० हिरवी-वि. (विणकाम) सर्व पोट हिरव्या उभाराचा व आडवण सर्व तांबडें, किनार कोणतीहि अशा लुगड्याची एक जात. ० पिंवळी-वि. सर्व पिंवळा उभार व आडवण सर्व तांबडी, किनार कोणत्याहि रंगाची. या प्रकारचें लुगडें. [अ. अल्+पेक्विह अन पको=पेक् देशांतील एक जनावर.]

अल्पायास-पु. थोडेके परिश्रम, कष्ट, मेहनत. षष्ठी किंवा तृतीया विभक्तींत फक्त उपयोग. उ० अल्पायासाचा, अल्पायासांन. [सं. अल्प+आयास] म्ह० अल्पायास आणि महाफल.

अल्पायु, अल्पायुष-षी-वि. थोड्या, अपुऱ्या आयुष्याचा, जीविताचा; थोडे दिवस जगणारा. [सं. अल्प+आयुस्]

अल्पारंभ-पु. हळुहळु किंवा थोडासा प्रारंभ, सुरवात; सावकाश व संथ आरंभ; मंद प्रवेश, शिरकाव. [सं. अल्प+आरंभ]

अल्पाहार-वि. मिताहारी; खाणेपिणे नेमस्त, माफक असलेला. -पु. थोडेसें खाणे; फराळ; उपाहार. [सं. अल्प+आहार]

अल्फा व ओमेगा-पु. (ख्रि.) १ आदिमाक्षर व अंतिमाक्षर. २ आदिअंत. (ख्रिस्त अखिल इतिहासाचा आधार आहे आणि अर्थांतच त्या इतिहासाच्या उत्पत्तिस्थितिनाशानून त्यांचे अस्तित्व भिन्न आहे हें यावरून दर्शविलें जातें). 'प्रभु देव... म्हणतो, मी अल्फा व ओमेगा आहे.' -प्रक १.८. [ग्रीक वर्णमालेतील पहिले व शेवटले मूळाक्षर.]

अल्बत-ता-अलबत पहा. 'अलबता येणें, कांहीं मुलाहिजा न करणें' -रा १७.७.

अल्बिदा-पु. अखेरचा सत्ताम. तावूत बुडविल्यानंतर ह्याचा उच्चार करतात. [अ. अल्+विदाअ=पाठवणूक.]

अल्मारी-अल्मारी पहा.

अल्मुकलिल्लाह-विश्व परमेश्वरासाठी आहे. 'हें वाक्य आदिलशाही बादशाही फर्मानाचे प्रारंभी नेहमी असे. [अ.]

अल्याड-पल्याड-अलाड पहा.

अल्युमिनिअम-न. एक रासायनिक धातुरूप मूलद्रव्य; हें शुद्ध स्वरूपांत सांपडत नसून सिलिकेट रूपांने इतर पदार्थांशी संयुक्त स्थितींत सांपडतें. ही धातु फार हलकी व पांढरी असते. हिचे पातळ पत्रे करून त्यांचीं भांडीं करतात. तारहि काढतां येते. हीवर क्षाराचा परिणाम होतो. ही डांकांने जडत नाही. (शाप.) स्फट. [इं.] ० ब्राँझ-खी. सोन्यासारखी दिसणारी परंतु सोन्याहून कठिण अल्युमिनिअम व तांबें यांची रांमिश्र धातु. ही हलकी असते. हिच्या डब्या, सांखळ्या व कांहीं अलंकार करतात. [इं. अल्युमिनिअम+ब्राँझ]

अल्ल-अलें पहा.

अल्लख-वि. अलगअलग; स्वतंत्र; अलग पहा. 'झगडे, बोटे, फाकडे अल्लख अल्लख' -ऐपो २४०. [सं. अ+ल्ल्]

अल्लख-अल्लख पहा. ० दादोजी-पु. (गो.) कफळक मनुष्य.

अल्लड, अल्लड-वि. १ अननुभवी; कच्चा; निपुण नसलेला; प्रौढ नसलेला; कुशल नसलेला; अपक्व बुद्धीचा; अज्ञानी (माणूस, विशेषतः तरुण). २ अपेट पहा. [हिं. अल्लड. का. अल्ल=दांडगाई; अल्लडु=दंगेखोर; मल्याळी अले.]

**अल्लफ**—अलफ पहा.

**अल्ला, अल्लाह**—उ. (मुसलमानांत) ईश्वर; देव; खुदा.

अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज ।' —तुगा ३२७.  
—उद्दा. ( गो. ) वा ! ओ—ल्लो ! एक उद्दार. ०अल्ला—उद्दा. आश्चर्य  
किंवा दुःखोद्धार. अल्लाहो कबर—ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे.  
**अल्लाची गाय**—( ल. ) अत्यंत गरीब निरुपद्रवी माणूस. ( कारण  
मुसलमान खाटीक गाईच्या मानेवर सुरी ठेवीत असतांही ती शांत  
व स्तब्ध असते ). [ अर. अल्+इलाह=देव; अल्लाह; हिब्रू एलोहा.  
तुल० सं. अल्ला=देवी ].

**अल्लाद-दी, अल्लाद-दी**—अलाद पहा. ' हां! हां! कांचेचें  
भांडें आहे, फुटेल, अल्लाद ठेव. ' ' मी अल्लादीच जाऊन त्याच्या  
मागें बसून राहिलों. ' [ सं. अ+ल्ल्. तुल. अर. अलकत्= लोंबणें;  
दांगणें ]

**अल्लारखी**—वि. परमेश्वरानें राखलेला किंवा सुरक्षित ठेवलेला  
ज्याला कोणी बाली नाही असा; अनाथ इसम; किंवा कोणी पहात  
नाही अशी बाब. [ अल्ला+रखी=राखणारा ].

**अल्लारशी, अल्ला ऋषि, अल्लारुषी**—वि. १ ढिलें;  
ढिलाईचें; निष्काळजीपणाचें; गैदीपणाचें; गबाळग्रंथी; अच्यवस्थित.  
( काम, वागणूक ). २ नेभळट; माभळभट; भोंगळट; ढिला; शिथिल;  
मुस्त; ह्यगयी; दुर्लक्ष करणारा ( माणूस ). ' टोपी कोणीकडे,  
जोडा कोणीकडे, अल्लारुषी आहे. ' [ अल्ला+वारसी किंवा ऋषि ]

**अल्लाद**—उ. आनंद; आह्लाद पहा. [ सं. आह्लाद ]

**अल्ले**—किवि. लवकर; एकदम. —शर. [ सं. अ+ल्लु—लहु—ल्ह ]

**अल्लोट**—अलोट पहा. ' पण ते अभंग अल्लोट । ' —उषा  
१६७६.

**अल्ल्या**—उ. स्त्री. ( संगीत ) एक रागिणी—राग प्रकार.

**अव**—शअ. बाहेर; पासून खाली; पासून दूर, लांब. —उपसर्ग  
१ न्यूनता; न्हास; कमीपणा. उ० अवदशा. २ अनादर. उ० अवज्ञा,  
अवमान. ३ निश्चय. उ० अवधारण. ४ विस्तार; व्याप; पसारा.  
उ० अवकीर्ण. ५ आधार. उ० अवलंब. ६ खाली; खाली जाणें.  
उ० अवतार, अवगाह. शिवाय अप पहा. [ सं. ]

**अवई**—अवाई पहा.

**अवकटा**—किवि. ( काव्य ) एकाएकी; अकस्मात; एकदम;  
अचंचट पहा.

**अवंकण-णी**—स्त्री. दुसऱ्या मळणीच्या वेळेंचें धान्य; अकण  
पहा. [ सं. अव-अल्प+कण ]

**अवंकणी**—स्त्री. अटकळ; आकलम. ' तन्ही उन्मेखाचिये  
पेठे । गुणा अवंकणी भरीम बुद्धीचि साटें ॥ ' —ऋ १४, [ अवांका  
पहा ]

**अवकर्णे**—अकि. विप्र. अविकर्णे. ( कों. ) अधिक पिकून जाणें  
व विघडणें. अल्लाणें पहा. [ सं. अति + पच् ]

**अवकर्णे**—अवांकरणे पहा.

**अवकत-द**—अवकत पहा.

**अवकल**—वि. १ न आकळलेला; अनावर; दावांत नसलेला;  
ओढाळ; हट्टी; वेळगामी. २ आकळण्यास कठिण; दुःसाध्य; दांडगा.  
[ सं. अव+आकलन ]

**अवकल-ळ**—स्त्री. १ आयुष्यांतील उतार, न्हास, अधःपात;  
शक्तिहानि; सत्त्वहानि; दुर्बलता; निःसत्त्वता. [ सं. अव+कल ]  
० तवकल—तवकल पहा.

**अवकलणे**—अकि. उतरती लागणें; कमजोर होणें; न्हास-  
पावणें ( आयुष्य ). [ सं. अव+कल ]

**अवकहडाचक्र**—न. ( ज्योतिष ) मुलाचा जन्म ज्या नक्ष-  
त्रावर झाला असेल त्या नक्षत्राचे चार चरण कल्पून त्यांस दिलेल्या  
संज्ञेवरून नांव ( विशे. संध्येतील ) ठेवण्याविषयी तयार केलेलें  
कोष्टकवजा चक्र. यांत प्रत्येक नक्षत्राच्या चारी चरणांच्या निर-  
निराळ्या संज्ञा, अंत्य-मध्य इत्यादि नाडी, जाति, गण, योनि,  
नक्षत्र, राशि इत्यादि दाखविलेल्या असतात. [ अवक मी. आल्फा  
बीटा गॅमा इ० अर. अलीफ, बे, पे. ]

**अवकळवणी**—स्त्री. अकाळी पाऊस. [ सं. अव+काल+वन=  
पाणी ]

**अवकळा**—वि. तेजोहीन; निःसत्त्व. ' कळहंसां अवकलां  
करीन मी । ' —शिशु २७. —स्त्री. १ तेजोहीन दशा; अवदशा; निस्ते-  
जता; न्हास; उतरती कळा; अधःपात. ' कटाक्षाचा मोषु देखिला ।  
तेणें नीलोत्पलां जाली अवकळा ॥ ' —शिशु ८०६. ' यमदमा अव-  
कळा आणिली । ' —हा ९, १९८. ३ दुर्दशा; अप्रतिष्ठा; फजिती.  
' आणि हे पळांत पळां नेंदिति । धरुनि अवकळा करिति ॥ ' —हा २.  
२१८. ' कृष्ण नेईल भीमकवाळा । यासी अवकळा वरील ' —एरूब  
२.४०. [ सं. अव+कल ]

**अवकात-द**—स्त्री. १ शक्ति; सामर्थ्य; प्राज्ञा; ताकद; बळ;  
उपाय; साधन. ( शरीर-धनसंबंधीं ). २ निर्वाह; गुजारा. ( ना. )  
अवखाद. ' अवे चाल, मले माराची तुही का अवखाद आहे ? '  
[ अर. औकात=परिस्थिति. ]

**अवकादा**—उ. पृथक् ओझे ? —शर ( सोदिमह ).

**अवकाल**—उ. अकाल; अयोग्य काल; अवेळ. अवकाळ  
पहा.

**अवकाशा**—उ. १ अवधि; समय; वेळ; प्रसंग. २ फुरसत;  
निवांतपणाची वेळ; सवड; रिकामा वेळ. ' व्योमकेश ऋषीकेश ।  
स्मरतां नाही ज्या अवकाश ॥ ' —मुविवाद ५, २७. ३ जागा; प्रवेश;

स्थल. 'न त्यांत अवकाश या स्थळ दिलें तदा कां दवा ।'—केका १७. ४ मथले अंतर-जागा-काळ. 'पाहतां ब्रह्मी नाही अवकाशु । दोही माजी ॥'—ज्ञा ६.४०. ५ भेद; वेगळेपणा; अंतर. 'तो आत्मारज्जुमर्पभाम । अवकाश हा ।'—यथादी २.६४५. ६ विलंब; उशीर; वेळ. ७ नामार्थ्य. 'मातें जाणावया हो आवा । अवकाशु गा ।'—ज्ञा १०.७१. ६ शून्य; आकाश; पोकळी; पोकळ जागा; विकामी जागा. 'अथून तेथवरी अवकाश' दा २०.१०. २२. 'बुरु शस्त्रजाळ पसरिते अवकाशा न उरवी नभाच्या तें ।'—मोभीम १०.४५. ९ सवड; सोय; संधि. [मं.] ० धरणें-थोडा वेळ थांबणें, वाट पहाणें; दम धरणें.

**अवकाळ**—पु. अकाल; अयोग्य वेळ; भलतीच वेळ. -स्त्री दुर्दशा; वाईट काळ. 'फुटली मुट आवळयाची राव पडला अवकाळीला ।'—तेपो ११०. -वि. अकाळी आलेला; योग्य वेळपूर्वी येणारा. 'एन्हवीं तरी आकाश मांडी । जो गर्जोनि ब्रह्मांड फोडी तो अवकाळ मेणु काय घडी । राहात आहे ॥'—ज्ञा १७.२.५१. -क्रि.व. सांप्रत; सध्या; हल्ली; अलीकडे; आतांशीं. [सं. अव + काळ]

**अवकाळ**—वि. ( व. ) पुष्कळ; पोटभर.

**अवकाळवणी**—अवकळवणी पहा.

**अवकाळी**—ळ्या—वि. अयोग्य काळचा; बहेगामी; अयुक्त-वेळचा; अकाली येणारा, घडणारा, पडणारा ( पाऊस वगैरे ). 'हा पहा, अवकाळ्या वारा आणि पाऊस आला.'—बाळमित्र २.२४.

**अवकाराय**—स्त्री. ( कु. ) दुखणें; आजार. [सं. अवक्रिया]

**अवकीर्ण**—वि. पसरलेले; विस्तारलेले; विखुरलेले; वरून आच्छादलेले, माखलेले; व्याप्त. सामाशब्द-केशावकीर्ण, जलावकीर्ण पर्णावकीर्ण, पुष्पावकीर्ण, फलावकीर्ण, मेधावकीर्ण, रक्तावकीर्ण, रजो-वकीर्ण. [सं. अव + कृ = पसरणें, टाकणें]

**अवकृपा**—स्त्री. गैरमर्जी; इतराजी; नाखुधी; राग; प्रेमाभाव. [सं.]

**अवक्र**—वि. १ वांकडा नव्हे, नसलेला; सरळ. २ प्रामाणिक; निष्कपटी; शुद्धांतःकरणाचा. 'नित्य प्रिया भजति संत अवक्र तूतें ।' [सं. अव + क्र = वांकडा]

**अवक्रिया**—स्त्री. १ तिरस्कार; निंदा; हेटाळणी; फजिती; उपहास; पाणउतारा. २ अपमान; ह्यगय; उपेक्षा; कमी लेखणें. [सं. अव + कृ]

**अवखणणें**—क्रि. ( व. ) अडचणीत सांपडणें; आंखडणें; अव-घडणें. 'एका पायावर बसून बसून अवखणून गेला आहे.' [सं. अव + कृष्]

**अवखंद**—पु. मोठा खडा; मोठा ओरोळ. 'खंदक अवखंदे भडमार । जळें जाती ।'—दावि २४४. [सं. अव = खोल + खन्, अवखात = खोल खंदक]

**अवखळ**—वि. विप्र. अवकळ पहा. १ अनिर्बंध; बेलगामी; आळा नाही असा. २ उनाड; दांडगा; खोडकर ( मूल ). 'देहे-योगासाठीं अवखळजनीं लोक पडला ।'—दावि २२७. [सं. अव + कळ किंवा खल]

**अवखळा**—स्त्री. कमताई; न्यूनता. 'तेवीं अपेक्षेचा अव-खळा । न पडे जयां ।'—ज्ञा १५.३०३. [मं. अव + कळा]

**अवखा**—स्त्री. दुखणें; विकार; विकृति; अस्वास्थ्य; असमा-धान. [अर. वाक्रिया = मृत्यु; तुल० सं. अवक्षेप. प्रा. अवकखेव]

**अवखा**—पु. अवांकाबद्दल चुकीनें उपयोग. अवांका पहा.

**अवखात**—द—अवकात—द पहा.

**अवखादणें**—अक्रि. ( कु. ) दासणें. [सं. अव + खिद]

**अवखुण**—स्त्री. वाईट कृति; खोडी; दोष. 'बाई! हे हरिची अवखुण गे ।'—आगां ११०. [सं. अव + खुद = क्षुण किंवा अवगुण]

**अवखुळा**—पु. आडकाठी; अडथळा. [सं. अव + खलन]

**अवग, अवाग**—न. ( कु. ) माशांच हृदय व फुफुस. [सं. अव + अंग ?]

**अवगण**—पु. अनादर; उपेक्षा; त्याग, अवगणना पहा. 'अनंत तपाच्या अवगणा । जोडिले विदेहनाम भूषणा ।—सीस्व १०.५८. [अवगणन अप.]

**अवगणणें**—उक्रि. तिरस्कारानें किंवा उपहासपूर्वक वागविणें; कमी लेखणें; तिरस्कारणें; अवहेलणें; अनादरणें; तुच्छ मानणें. 'पिता अवगणुनी तूतें सिंदी । होय अपराधी सर्वथा ।'—एरुस्व १२.१४२. [सं. अव + गण]

**अवगणन**—ना—न. स्त्री. तिरस्कारानें किंवा हेटाळणी करून वागविणें; झिडकारणें; अवमान; अनादर; अपमान; हेटाळणी. 'भक्तवचनाची अवगणना । देव सर्वथा न करीचि ।'—एरुस्व ४. ७१. [सं. अव + गण]

**अवगणित**—वि. अवमानलेला; अपमान केलेला; तिरस्कृत; अनादर. [सं.]

**अवगणी**—स्त्री. ( काव्य ) वेष; रूप; सादश्य; सोंग; ओळख-ण्याची खूण. 'आत्मा घे नाना शरिराची अवगणी ।'—भाए ५१८. 'जो प्रसिद्ध असे पुराणी । कृष्णत्वाची अवगणी । बलि-रामातें पुरःसरोनी । अवतरला येथें ।'—रास २.२८९; 'घेजनि पक्ष्याची अवगणी । जातीची सांगपक्षिणी । तियेशीं रतला ।' [सं. अव + गण]

**अवंगणी**—स्त्री. खोळेबा; थांबणें; अवंगणें पहा.

**अवगणें**—क्रि. १ दिसणें; सारखें वाटणें; सादश्य असणें; भासणें. 'तो सूत्रधारूंक राज तें अवगला । तो कैसा सांगौ ।'—शिशु ९९८. 'वाणवरी धावला मुंगें । तैसा अवगला वायुपुत्र ।' २ समजले जाणें; माहीत होणें; टाऊक होणें; जाणणें. 'बलांत

सर्व अवगला' ३ धारण करणें; आचरणें; स्वीकारणें; अंगीकारणें. 'कां अवगे तरुवें' भूमिरसु । -ज्ञा १४.२८१. ४ सोग घेणें, नटणें. 'राजसां तामसां भावाची परी । तेंही नटिला तो ॥ तेसें अवगोनि मुरारी । येतुसें गोकुळा माझारी ।' -दाब २८९-९० [सं. अव+गम्]

**अवगणें**—अकि. (कों.) बाष्कळपणें, स्वच्छंदीपणें वागणें. (कर्ना.) माणसांतून उठणें. [सं. अव+गम्=जाणें]

**अवंगणें**—अकि. थांबणें; खोळंबणें; तिष्ठत राहणें; वाट पहाणें; मार्गप्रतीक्षा करीत राहणें. [सं. अव+वृष्=जाणें]

**अवगत**—वि. ठाऊक असलेला; कळलेला; समजलेला; माहीत असलेला. 'प्रणयचंचला, त्या भूलीला । अवगत नव्हत्या कुमारिकेला ।' -बालकवि (फुलराणी). -उ. ज्ञान; माहीत असलेली गोष्ट. 'क्रेण कर्धी आला काय तो भाव । नुच्चारितां अवगतामाजीं टेवीं ।' -दावि ७६३. [सं.]

**अवगत, ओवग**—स्त्री. (कु.) गरोदरपणांत मेलेली स्त्री. [सं. अवगत]

**अवगति**—स्त्री. १ अधोगति; अधःपात (नरकांत, दुस्थितींत वंगरे). 'युद्ध सांडून जे पळोले । ते पावळे अवगती ।' -एरुस्व १०.९८. २ (सामा.) खाली येणें; उतार; उतरण. ३ अवगम पहा. [सं.]

**अवगम**—उ. ज्ञान; जाणीव; आकलन; अवगमिणें; जाणणें. [सं.]

**अवगमणें**—अकि. वाटणें; भासणें; जाणणें. 'मज अवगमलिया दोनी । मीमांसा श्रवणस्थानी' -ज्ञा १.१६. अवगणें पहा. [सं. अव+गम्]

**अवगळणें**—कि. १ टाकणें; गाळणें. 'जो मने विकल्पें भरला । अडवींचा अवगळला । कुहा जैसा ।' -ज्ञा १३.६७७. २ चुकून राहणें 'आणि अभिचारावेगळे । विपायें जे अवगळे ।' -ज्ञा १६.४०१. ३ झोंबणें; विलोपणें, गळ्यांत पडणें. 'मागत दधिगाळे । न देतां अवगळे । दापितां चोळी डोले ।' -अमृत ४४. [सं. अव+गळ्=गळणें]

**अवगाहणें**—अकि. अवगाहन करणें. [सं. अव+गाह्]

**अवगाहन**—न. १ पाण्यांत डुंबणें; बुडी मारणें; स्नान करणें. 'कां तीर्थें जियें त्रिभुवनी । लियें घडती समुद्रावगाहनी ।' -ज्ञा १. २६. २ (शास्त्र किंवा विषय) प्रवेश; शिरकाव; संचार; अभ्ययन; अभ्यास. [सं.]

**अवगाळ**—उ. गाळ; चिखल; दलदल; खड्डा. 'भ्रांतीचिनि खड्डे । रेवळे आस्थेचें अवगाळें ।' -ज्ञा ७.७८. [सं. अव+गळ्]

**अवगाळणें**—कि. (व.) दुर्लक्ष करणें; अवगळणें पहा.

घको. १. १९

**अवगी**—स्त्री. घोळ्याची ऐटीत थाटाची चाल. (कि० धरणें). 'ज्या ठिकाणीं घोडा हुकूम अमान्य करील त्या ठिकाणीं अवगीनें इसारा करावा' -अधेप १६९. [सं. आ+वल्ग्=नाचणें, थयथय करणें (घोडा); प्रा. आवगम्]

**अवगुंठन**—न. लपेटणें; लपविणें; आच्छादणें; गुरफटणें; वेष्टन; बुरखा; घुंगट; ओढणी. [सं.]

**अवगुंठित**—वि. वेष्टिलेले; लपेटलेले; आच्छादिलेले; लपेटलेले; बुरखा घेतलेली (स्त्री). [सं.]

**अवगुण**—उ. १ दुर्गुण; वाईट गुण; खोडी; वाईट संबध; दोष. 'सकळ अवगुणामधें अवगुण । आपले अवगुण वाटती गुण ।' -दा १९.८.८. २ वाईट परिणाम; अपायकारक प्रयोग; अनिष्ट किंवा इजा करणारी क्रिया (औषध, उपाय, इत्यादिकांची). [सं.]

**अवगुणी**—वि. १ दुर्गुणी; दुराचारी. 'मी अवगुणी अन्यायी । किती म्हणोन सांगों काई । आतां मज पायीं । ठाव देई विट्टे ॥' -तुगा ५.१८. २ अनिष्ट; अपायकारक; वाईट गुणधर्मांचा. ३ स्वर. ४ अवलक्षणी; अपराधकृती. ५ खोडकर; वात्य. [सं.]

**अवगून**—किवि. अवगून पहा.

**अवघ**—वि. सर्वे; सगळें; एकूण एक; एकंदर (रास, गोळा, संघ). 'पूर्ण अवघ लिहिलें ।' -दावि १८२; 'क्रिया घेऊनि सोडून दिले धनी महाराज (अवघ) ।' -एंपो ३४०. [सं. अव्यप्र]

**अवग्रह—ग्राह**—उ. १ थांबणें; विराम. २ पाऊस पडावयाचा थांबणें; अनाद्युति; अवषण. ३ परिच्छेद. ४ संधि झाला असतां व पुढच्या शब्दाच्या आरंभी अ असतां त्याचा लोप करून त्या गवर्ती जें चिन्ह (ऽ) लिहितात तें. [सं. अव+ग्रह]

**अवग्रहण**—अवग्राण पहा. 'मस्तक अवग्रहण करी । संप्रेम बैसवी अंकावरी ।'

**अवघड**—वि. १ कठिण; कष्टप्रद; (करण्याला, जाणण्याला, पोहोचण्याला, सोसण्याला किंवा घडण्याला); दुर्धट; जबर; दुष्कर; श्रमसाध्य; अशक्य; असंभाव्य; दुर्ज्ञेय; दुर्गम; दुर्दृश्य; दुष्प्राप्य. 'मिळाला जो अवघड वर । तो एकावा जी विचार ।' -कथा १.३.१३. २ अडचणीचें; अप्रशस्त; अरुंद (स्थळ, जागा). ३ विलक्षण; लोकोत्तर; लोकवाद्य; वाईट; तन्हेवाईक (कृत्य). ४ गैर; भलतेंच; चमत्कारिक; गैरमोडीचें; घोटाळ्याचें; संकटावह (स्थळ, परिस्थिति, अवस्था). 'अवघड जागीं दुःख व जाई वैद्य. ५ कठिण (बहुतेक सर्वे लाक्षणिक अर्थानें) जरी: विलक्षण, चमत्कारिक, अनियमित; वैशिस्त (करणे); दुःखप्रद, त्रास देणारी, पीडाकरणारी (गोष्ट). बुद्धीला न पटणारें; बळजबरीचें; अयोग्य; सक्तीचें; ओढून ताणून आणलेला. 'ह असो दीर्घाचि ये सिद्धी । अवघड धू आधीं ।' -ज्ञा १८.७८०. ६ वेड्यांकडें; चमत्कारिक; भिन्नभिन्न आकाराचें. 'होतु कां उजू वांकुडे । परि बोरीचें ह न मांडे ।'

तैसी भूते अवघडे । परि वस्तु उज्जु ।'-ज्ञा १३.१०६१. ७ दुःसाध्यः कठिण ( दुःखणे ) । [ सं. अव+घट् ]. --न. अडचण; लचांड; संकट; त्रास. 'समर्थचिनि नामैचि अवघडे निस्तीरजति' -पंचतंत्र ३.९.  
**•घाटणे, होणे**—१ अस्वास्थ्य; असमाधान वाटणे; संकोच वाटणे; कसेसे वाटणे. 'मला त्याच्या घरी अवघड वाटते.' २ गोंधळणे; भांबावणे; घोंटाळ्यांत पडणे. ३ असह्य वाटणे; दुःख होणे. 'मुलगी सासरी जावयाला निघाली, तेव्हां तिला अति अवघड वाटले.'  
**•जागा**—जांघ वगैरे जागा; अडसंधि. 'अवघड जागी दुःख आणि जांघई वैध.'

**अवघडणे**—अक्रि. १ अडचणीत-संकटांत सांपडणे, पडणे. २ पेचांत सांपडणे; गोंधळणे; भांबावणे; धावरणे; मांते गुंग होणे. ३ अडकून राहणे; खोड्यांत पडणे; गोत्यांत येणे; अटकेंत पडणे; पंचायतींत, तारांजळींत सांपडणे. ४ एखाद्याची निकड लागणे; गैरसोय होणे; नेट लागणे; तगादा लागणे. ५ अडचणणे; अडणे; अतिशय ताण वसणे; अडथळा होणे; कोंडमारा होणे; कुचंबणे. 'स्वभाव त्यायोगे अवघडला ।'-विक ३. 'गेसा स्मृतित्रंजु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे ।'-ज्ञा २.३२७. ६ (शगीराचे गात्र) भारावणे; सुंग्या येणे (रक्तप्रवाह बंद झाल्यामुळे); ताडणे. 'याला चे, मात्सा हात अवघडला.' ७ गरोदरपणामुळे भारावणे. 'शिव-मेरीवर सडा शिंपाला अवघडल्या तो हारती'-शिवमाय (स्वातंत्र्य-क्षाईल).

**अवघडणे**—अक्रि. अडचणीत आणणे; कोंडणे; त्रास देणे. अवघडणे पहा. 'कीं अविद्यादुगीं अवघंडी । अविचिती मोक्षाची धाडी । भणौनि विषयाचिया नाड्कुवाडी । पडतां दीसती ।'-शिख ३४. [ अवघड ]

**अवघडनाथ**—पु. १ अडच्या अंगाचा; स्थूल; गलेलह; डेर-पोथ्या माणूस. २ (ल.) दोण्या; लह्या. ३ अवघड्या. **अवघड्या**—वि. अडचणी उत्पन्न करणारा; शंका उपस्थित करणारा; कुरकुरणारा; अळंठळं करणारा. [ अवघड + नाथ ]

**अवघडपंथ**—थी—पु. बैराग्याचा एक पंथ; अघोरपंथ पहा.

**अवघा**—वि. १ सगला; सर्व. २ प्रत्येकजण. 'अवघाचि काल जरी सजे । तरी अवघेचि होती राजे ।'-दा १८.१०.४. [ सं. अप्रवत्; प्रा. अगवा-अषवा-अवघा ]

**अवघात**—झी. (ना.) गैर हंगाम; गैर मोसम. [ सं. अव + हत्. ]

**अवघ्राण**—न. १ वास घेणे; हुंगणे. २ टाळ हुंगून शुभचिंतन करणे. [ सं. अव+घ्रा ]

**अवघ्रात**—वि. वास घेतलेला; हुंगलेला. [ सं. ]

**अवचक**—वि. अवाच्य; अगणित; अमूप. 'अवचक धनाचा ठेवा । ओपुनि पाठविले पाथेवा ।'-मुआदि २०.१५५. [ सं. अ + चक् ]

**अवचक**—वि. प्रामाणिक; न फसविणारा. 'ऐसा अवचक वदोनि नृपाल आला'-नल ४४. [ सं. अ + चक् ] **•पण**—पु. **पणा**—न. (काव्य) फसवणुकीचा अभाव; कापट्याचा अभाव; चोख व्यवहार. 'धान्य टेविले त्वां सांठवून । तें देवालाचे कामा लावून । अवचकपणे सर्वाथं ॥'-मोको [ सं. ]

**अवचट**—वि. १ आकरिमक; दैववशात प्राप्त. 'अशामध्ये तूझा अवचट मला लाभ घडला ।'-साहू ५.७२. 'अवचट सुकृतें नरदेहा झाली भेटी ।'-श्रीधर नवनीत ४४३. --न. १ अनपेक्षित, अनिष्ट गोष्ट; अतर्कित अरिष्ट. 'अवचटाचें कवचट झाले' = विलक्षण अनर्थ गुदरला. --क्रि. अकस्मात्; एकदम; एकाएकी; अकल्पित-पणे; अवचित; सतत; सहजगत्या. 'तैसे पुरुषांचे दुर्लभ दर्शन । अवचटें कृपाकर लागतां पूर्ण ।'-पांश ५.८०. २ (ना. व.) क्वचित. इतर रूपे—अववटी. --प्रा २.५५५. अवचटें. --ज्ञा २.१९५. [ सं. अवचित ]

**अवचित-ता-तां-तीं**—क्रि. १ अकस्मात्; एकाएकी; अकल्पितपणे; सहजगत्या; अवचट. 'वरपडा जाहला अवचितां ।'-ज्ञा ६.१६८. (व.) क्वचित. [ सं. अव+चित; किंवा अयाचित; किंवा आहोस्विद? तुल० सि. ओचितो ]. **•च्या कवचित**—क्वचित, केव्हातरी. 'तो आमच्याकडे अवचितच्या कवचित येतो. **•पर्व**—न. एकाएकी उद्भवलेला प्रसंग. 'नारद बरोबर आहे, अग हें अवचित पर्व ।'-चित्रसेनगंधर्व नाटक २८.

**अवचित-फळ**—न. मूल होण्यासाठीं क्लिया एक व्रत करतात. मकरसंक्रांतीचे दिवशीं ब्राह्मणाच्या घरांत कोणाला न कळत (पाण्याच्या भांड्यांत वगैरे) नारळ टाकणे; असा टाकलेला नारळ. [ सं. अवचित+राव ]

**अवचित्राव**—पु. १ मोठेपणाला चढलेला किंवा ज्याचें प्रस्थ वाढलें आहे असा; निवाण्या किंवा अज्ञातपितृक मनुष्य. २ पालक बापाच्या जिदंगीला वारसदार झालेला किंवा तिचा उपभोग घेणारा ३ (ल.) उपटमुंभ. [ अयाचित ]

**अवचितिया**—वि. अकस्मात्, एकाएकी आलेला; अज्ञात. 'अवचितिया वृक्षाचीं अंगे ।'-ज्ञा १८.१५. [ अवचित ]

**अवचितें, अवचित**—न. एका जातीचे हळवे भात. हें फार जलद पिकतें. [ अवचित ]

**अवचित्त**—न. (गो.) दुर्लक्ष; चित्त नसणे. [ सं. अव+चित ]

**अवचित्या**—वि. १ उनाड; खोडसाळ. २ अवचित आलेला; अनोळखी; पूर्वी माहीत नसलेला. 'अवचितयावगीं सर्वेस्व सांडिजे । मग चोख तरी तोचि आंडारी कीजे ।'-ज्ञा १०.५२. [ अवचित ]

**अवचिद, अवचिद**—न. (कौ.) १ अपशकुन; दुक्किन्ह; अवलक्षण; उत्पात; अद्भुत. [ सं. अव+चिद ]

**अवचिंया**—वि. १ अवलक्षणी; अपशकुनी, वाईट किवा खोडकर (मूल); कमनशिबी; दुभांगी; दुद्वैवी (इसम). [ सं. अव+चिन्ह ].

**अवचिन्ह**—न. दुश्चिन्ह; अशुभ गोष्ट; अपशकुनी, वाईट किवा दुष्ट लक्षण. —वि. अशुभ; कुलक्षणी, [ सं. अवचिन्ह ]

**अवचीन**—वि. (गो.) अवचिन्ह (अप.) पहा. ' तो अवचीन पोर आसा. ' ' असों अवचीन बोळों नको. ' [ सं. अवचिन्ह ]

**अवचुकून**—क्रि.वि. १ गफळीने; इच्छा नसताना; गैरसावधपणे; दुर्लक्षामुळे; चुकून. २ अकस्मात; एकाएकी. [ सं. अव+म. चुकून ]

**अवच्छिन्न**—वि. १ तोडलेला; विभागलेला; वेगळा केलेला; अलग केलेला; उ० घटावच्छिन्न; पटावच्छिन्न. २ वर्जित; विवक्षित; विशिष्ट; परिच्छेद केलेला. अवच्छेद पहा. [ सं. ]

**अवच्छेद**—पु. १ तुकडा; विभाग, विभाजन; भित्रीकरण; वेगळे करणे; भिन्न करणे. २ विद्युक्तावस्था; परिच्छेद—पृथकावस्था; ( रेणा, चिन्हें, फटी, वंगेरेनीं किंवा वर्ग-योग्यतेनुरूप निरनिराळीं सदरें पाडून ). ' तैसीं सिनानीं चारीं पदें । ओक ओकावच्छेदे । ' —झा १८.५.४. ३ विभागणारी, वेगळे करणारी खूण, चिन्ह, जागा; फाड; चीर; छेद; खाप; खांच; खांड; सड; फट; सांध. ( ५ ) अव-प्रह, ( ॥ ) चरणपेध, इत्यादि सामासिक शब्दांचीं पदें किंवा कवि तेच चरण दाखविणारीं चिन्हें. ४ उधृत करणे; उतारा. ५ व्यतिरेक; वर्जन; व्यवच्छेद; निष्कासन; अवकर्षण. ६ आक्रमण; व्याप्ति; वस्ती ( उ० पृथ्वीमध्ये गंध, अग्नीत उष्णता, विश्रांत ब्रह्म यांचीं ); स्वभावसिध्द किंवा अविनाशमृत अधिष्ठान ( उ० आदिभौतिक पदार्थांच्या ठायीं घटकावययांचे, सजीव प्राण्याच्या ठायी मृत्यूचे. ) ' आहारनिद्रामय जीवावच्छेदेकरून आहे. ' ७ विशेष गुण—धर्म: व्यावर्तक लक्षण; वैशिष्टय. ८ सीमा; मर्यादा; अवरोधक पदार्थ किंवा वस्तु. [ सं. ] **अवच्छेदकावच्छेदेकरून**—सर्वांना ( व्यक्ति, जाती, वर्ग, पंथ वंगेरे ) घेऊन किंवा त्या सर्वांचा समावेश करून: सर्वांचा ( माणसें, प्रकारेण, गोष्टी वंगेरेचा ) स्वीकार करून किंवा त्यांची गणना करून; कोणतेहि वज्य केले असतां किंवा कसेहि व्यक्त केले असतां.

**एकसमयावच्छेदेकरून**—एकदम; एकाचवेळीं; एकाच स्वपेत; दुसरीकडे लक्ष न देतां; विप्राप्ति न घेतां ( करणे, उरकणे ). **एतत्कालावच्छेदेकरून**—फक्त याच वेळीं, समयीं. **शक्यवच्छेदेकरून**—( माझी, तुझी ) सर्व शक्ति खच करून.

**अवच्छेदक**—वि. तोडणारा; विभागणारा; कापणारा; अवच्छेद करणारा; अवरोधक; व्यापक; संबध्द; अधिष्ठित. [ सं. ]

**अवच्छेदकावच्छेद**—पु. १ अपवाद, मर्यादा, परिच्छेद नाहीसें करणे; वैशिष्टय; समतेत, साधारणपणांत आणणे. [ सं. ]

**अवच्छेदणे**—क्रि. वेगळे करणे. ' जर ब्रह्म अवच्छेदवे ' —भाए ५.००. [ सं. अव+च्छिद=तोडणे ]

**अवजड-जाड-झड**—वि. १ फार मोठें; अचाट; अवाहन्य; अफाट; दांडगा; भारी; जड वजनाचा; स्थूल; बोजड. ' संसार-शकट अवजड, पुरुष स्त्री दोन हीं तया चाकें । जरि एक उंच, दुसरे नीच, तरी शकट हा कसा हाके ? ॥ ' —बा. अ. भिडे. २ अवघड; कष्टप्रद. [ सं. अव+जड. ]

**अवजणे**—अक्रि. ( व. ) उपयुक्त होणे; बनणे; चालणे; उपयोगी पडणे. ' आईचा हात अवजत नाही आजच्या दिवस. ' ' आमच्या हातचे अन्न त्याला अवजत नाही म्हणून तो स्वतः स्वयंपाक करतो. ' [ सं. आ+वज्=जाणे, हालणे; गो. वचणे=जाणे ]

**अवजतन**—न. आवाळ; दुर्लक्षपणाची, निष्काळजीपणाची वागणूक; हेळसांड; कळकळीचा अभाव; ह्यगय. [ सं. अव+यत्=प्रयत्न करणे. म. जतन ]

**अवजा**—पु. वेळ; उशीर; अवधि. ' दासा मनीं तजविजा अवजा न लागे । ' —दावि ३३८. [ अवधि ? ]

**अवंजा, औजा**—पु. ( कों. ) भातें लावण्याचा हंगाम. [ अवधि ? ]

**अवजार**—न. १ मोठें शीड; ( सामा. ) शीड. २ हत्यार ( कारागिरांचे ). ३ ( ल. ) साधन; वस्तु. [ अर. औज्जार=गल्ब-ताचें साहित्य; सि. ओजाउ ]

**अवजाळी**—वि. ( कों. ) दांडगा; अडदांड; उनाड. [ सं. अव+ज्वळ किंवा जाल ]

**अवज्या, अवजता**—वि. ( व. ) ज्याच्या हातचे पाणी वंगेरे चालतें व जो घरांत वापर करूं शकतो असा ( माणूस ). [ सं. आ+वज्=जाणे; चालणे; अवजणें पहा. ]

**अवसरता-झडता**—( प्र. ) ओसरता पहा.

**अवसा**—स्त्री. हिडिस, आंगळ, रांड; रांडर; घाण, अमंगळ स्त्री. —वि. खराब; टाकाक; जड. ' असे झाला मासा म्हणून ब्रज्या जीव अवसा । ' —सासूह ६.१६०. [ सं. अ+वज्=अवसा=वस किंवा सं. अवच; प्रा. अवज्ज=निध, पाप ]

**अवट**—पु. १ इमारती लंकडांचा-जळाळ ओंड्यांचा ढीग-रास. [ वैदिक अवत=खळगा; सं. वट्=बांधणे, रचणे; का. औट्ट; म. ओटा ]

**अवट-अवटाण**—ओहोटी पहा.

**अवटकी**—स्त्री. १ अवटकीची कचेरी, नोकरी, मालमत्ता. २ औटकी पहा.

**अवटणे**—अक्रि. ( कों. ) ओहटणे; ओहोटी लागणे. —क्रि. शेतांतील पीक गोळा करून देणे. [ सं. आ+वट्; प्रा. आवट्=शोधणे ]

**अवटणे**—न. वीट; तिटकारा. ' कालिदासाच्या काव्यरूप पक्षाभ्रान्तीं अवटणे आलेल्या वाचकांच्या जिभेला फिळून रचि उत्पन्न



करण्याकरितां कै. अण्णा किलॉस्कर यांनी संगीत सौभद्राचें तिखट करून वाढलें. —आगर ३.१४५. [ विटणें ]

**अवटरणें—अवटारणें—अवटरणें**—उक्ति. १ आकसणें. 'पाने अवटरतात.' २ संकोच पावणें; आटणें; आखूड होणें ( कमावलेलें कातडें, दोरा ). ' आंगरख्याचें कापड अवटालें ' ३ ताटणें; ताडणें; अवघडणें ( कंबर, मान इत्यादि लचक—उचक भरल्यामुळें ) ४ ( ल. ) उदासीनपणें मुग्ध होणें; आखडून बसणें; रुसणें; अंग काढून घेणें [ सं. आकुंचन प्रा. आउंटण—आउट्ट—अवट ]

**अवटळणें—अवटाळणें**—अवटरणें पहा.

**अवटळा**—प. ताटा; ताटपणा; लचक. अवटळणें—अवटरणें पहा. ' नाहीं तर अवटळा भोल. ' ( कि० भरणें—घेणें—काढणें—निघणें ).

**अवटा**—प. कुटेपणा; कुटेपणा; घुसेपणा; ताडरता; खुंदून असणें; खळ घेणें. ( कि० धरणें—घेणें ). [ सं. आकृष्ट किंवा आघ्रत; प्रा. आवट्ट—मागें खेंचलेला. अवटणें पहा. ]

**अवटाण**—न. अयोग्य वेळ; गैर हंगाम; अवताण पहा. ' भरतीचे ताणावर होईत बस, अवटाण झालें म्हणजे चालणार नाहीं. ' [ सं. अव+तन् ]

**अवटाळणें**—उक्ति. १ कवटाळणें; मिठी मारणें; धरणें; पकडणें; वेगाटणें; कवडून धरणें. २ ( ल. ) समावेश करणें; आकळणें; अंतर्भूत करणें. ३ जमविणें; सांडविणें ( वाईट प्रकारांनीं किंवा फसवणुकीनें पैसा वगैरे ). [ कवटाळणें द्वि. तुल० का. ओट्टु=रास, हींग ( धातु ओट्टु=जमविणें, एकत्र करणें ) ]

**अवटाळणें**—उक्ति. लांबणीवर टाकणें; दूर ढकळणें; ( कपटानें ) थोपविणें. [ सं. अव+म. टाळणें. ]

**अवटी**—स्त्री. १ ( सोनारी धंदा ) दागिन्याच्या भागांवर नक्षी अगर रसा उमटविण्याचा एक छाप; हत्यार. हा कांशाचा किंवा पंचरसी धातूचा असून चौकोनी किंवा लांबट कांबीसारखा असतो. बडुया याची लांबी, रंंदी व उंची हीं सारखीच असतात व तोंडावर विवक्षित आकार कोरून ठेवलेले असतात. कांहीं प्रकारः—१ पेरांची आवटी. २ बावाची आवटी. ३ कांकण आवटी—हिनें सोन्याच्या बांगडीवर निरनिराळे उठाव उठवितात. ४ करडे—आवटी—ही नक्षी उठविण्यासाठीं लहान व चारीक कंगोरे व वेलबुडी उठवलेली पट्टी असते; ही लांबट, मध्यें जाड व कडेच्या बाजूस पातळ होत गेलेली असते. २ ( तोंडावयाच्या किंवा तासावयाच्या ) लांकडावर घेतलेली कोरणी सारखी खांच ( कि० घालणें, घेणें पाडणें ) ० **काम**—न. अवटीचा उपयोग करून करण्याचें छापकाम. [ सं. अवटी=खांच. ]

**अवटी**—प. १ ( कारखान्यांतून धान्यादिकांचें ) मोठ्या प्रमाणावर माप करणारा; मापारी. २ वजन—मापार देखरेख ठेवणारा; ज्याच्या स्वाधीन सरकारी वजनमापें असतात असा अधिकारी;

बाजारांत आलेलें धान्य, माल मापणारा अधिकारी. ३ सर्व शेतांतील उत्पन्न मोजून त्या अनुरोधानें सरकारसारा टरविणारा अधिकारी. मोंगली अंमलांत हा वतनदार असे पण मराठी राजवटींत त्याचें वतन काढून घेतलें. —समारो २.२१५. [ सं. आवट्ट; म. अवट ? ]

**अवटी**—स्त्री. ( व. ) खोल खड्डे असलेला, उंचसखल असा लांबट रस्ता. ० **जमीन**—स्त्री. पिकाची जमीन; डोंगराळ जमीनीच्या उलट. [ सं. अवटी=खांच ]

**अवटी**—स्त्री. ( कों. ) ओढोटी.

**अवठा**—पु. अवठण; रुसवपणा; रुसण्याची लहर; घुसा राग. ( कि० धरणें, सोडणें, घेणें ). [ सं. अव+स्थान ? ]

**अवठाण**—न. एक रोग. यांत घोड्याच्या अंगावर गांठी उठतात. अवठाणू पहा. [ सं. अव+उत्+स्थान ]

**अवठाण**—न. १ शक्यता. २ जोर, शक्ति. [ सं. अवस्थान ]

**अवठाणू**—न. ( विरु. ) उठाणू पहा. गव्दें; अवाळू; केसतूड; खांडूक.

**अवड**—आवड पहा. ० **गोड**—वि. १ भावडता म्हणून गोड ( देणगी, वक्षीस, संवा ). २ आवडत्या माणसांनें केलेले म्हणून गोड ( चाकरी, देणगी ). ० **चतुर**—वि. आवडत्या गोष्टींत चातुर्य, हुषारी दाखविणारा; आवडत्या गोष्टी जाणणारा. ० **चतुराई**—स्त्री.

१ आवडत्या गोष्टींत दाखविलेले कौशल्य. २ आवडेल तें तें करणें; स्वेच्छाचार; स्वच्छंदी वर्तन; आवडीची चतुराई.

**अवडकचवडक, अवंड(क)चवडक**—स्त्री. १ मुलांचा खेळ. ओडकचोडक पहा. २ पसारा; गोंधळ; अव्यवस्था ( घरांतील वस्तूंची वगैरे ). ( कि० करणें, मांडणें, चालवणें ). ३ अव्यवस्थित, गोंधळाची स्थिति, अवस्था. [ ध्व. किंवा चिचड द्वि. ? ]

**अवडचिचड**—स्त्री. **अवडाचिचडा**—पु. १ अव्यवस्थितपणें कालवणें, काळणें, वेदोमंदा करणें, दाबणें, पिळणें, कुसकरणें. २ चिचडलेली—विस्कटलेली अवस्था; चिचडाचिचड; विस्कटाविस्कट; लादालगदा. [ चिचडणें द्वि. ]

**अवडणणें**—उक्ति. वंटाळा, किळस घेणें; अवडणणें पहा.

**अवडणें**—न. १ तोंडाची अरुचि; वीट; किळस; वंटाळा; अवटणें पहा. ( कि० पडणें ). अवडणें पहा. २ आवडणें पहा.

**अवडता**—आवडता पहा.

**अवडंबर, अवडांबर**—न. १ भपका; डौल; देखावा. ' मोठे अवडंबर रचलें असतां त्याचा शेवटीं एका क्षणांत ..... विचित्र होऊन जातो '—नि ६६९. २ आवेश; गर्व; तोरा; ताटा. ३ हूल दाखविणें. आडंबर पहा. [ सं. आडंबर ]

**अवडळ—ळु**—आवडळ पहा.

**अवडा**—वि. आवडा; आवडता; लाडका; नावड शब्दाच्या जोडीनें उलट अर्थां वापरला जातो. ' मला हा पुत्र अवडा तो नावडा असा नाहीं, ते दोघे सारखेच. ' [ आवड ]

**अवडादेवडा**—वि. अडवातिडवा; वांकडातिकडा; अप्रियः संतापदायकः अपमानकारक ( मनुष्य, भाषण, कृत्य इ. ). [ अडवा-अवडा द्वि. ]

**अवढंगी**—वि. वाईट चालीचा; बेढंगी. [ सं. अव+हिं. ळंग ]

**अवढणणे**—अक्रि. वीट-विळस-शिसारी येणे; अवढणे पडणे; कंटाळा येणे; तिडकारा येणे. [ ? ]

**अवढणे**—न. वीट; तिडकारा; शिसारी, कंटाळा. अवढणे पहा. ( क्रि० पडणे, येणे ).

**अँवढा**—पु. १ मुखांतील द्रव ( रस ) जो क्षणक्षणी गिळावा लागतो तो. ( क्रि० येणे, जाणे, परतणे, उतरणे, गिळणे ). ' मला अँवढा जात नाही, दूध कसे गिळें. २ ( कों. ) चिडखोरपणाची किंवा घुम्या रागाची लहर; रागाने किंवा इतर विकारांन मनाक्षोभ होऊन कंठ दाटून येणे, ( क्रि० धरणे—सोडणे—येणे इ० ). ३ हुंदका.

**अवढा, अवढाय, अवढ्या**—पु. ( कों. ) अरुचि; नावड. अर्भाक्त; किळस; वीट; कंटाळा. ( क्रि० पडणे—येणे—काढणे ). [ अवढणे ]

**अवढाण**—वि. ( कों. ) द्राड; ओढाळ; हट्टी; अनावर; मोकाट; मस्त ( गुरू, डोर ). ' ते मज नाटोपे अवढाण । '—दावि ७६७. [ मं. अव+स्थान ? ]

**अवंढ्यानागनाथ**—पु. अवंढे येथील देवस्थान. बारा ज्योति-लिंगांपैकी एक. अवंढे हे परभणी जिल्ल्यात आहे.

**अवण-णी-णे**—आवण-णी-णे पहा.

**अवणापावणा**—क्रि.वि. अउणापाउणा पहा.

**अवंतण-णे**—न., **अवता**—पु. १ आमंत्रण; बोलावणे. ( क्रि० देणे, सांगणे, करणे ). ' जन्ममरणासी अवतणे । दीघले तेणे सर्वथा । '—एहस्व १२.३८. २ अक्षता टाकून आव्हान करणे; विधिपूर्वक बोलावणे, अभिमंत्रण करणे. अवंतण पहा. म्ह० अवतण टाकून भीक मागणे=दिळेच्या आमंत्रणाला मिडकारून भीक मागत दिडणे म्हणजे ( ल. ) सूखेपणाने वागणे. [ सं. आमंत्रण; प्रा. आमंतण-अपभ्रष्ट आवंतण; प्रा. अउतण ]

**अवंतणे**—क्रि. आमंत्रण देणे; बोलावणे; पाचारणे. ' सुजंग-गृहीं जो कगी वास । त्याणे अवंतिले मृत्यूस ॥ '—जैम ४१.३. [ सं. आ+मंत्र ]

**अवतरण**—न. १ उतरणे; खाली येणे; देवादिकांचे पृथ्वीवर-मृत्युलोकीं जन्मास येणे; अवतार; अवतरण्याची क्रिया, व्यापार. ' पावेंती म्हणे माग वरदान । तंव अदिती विनवी वचन । कीं त्वां करावें अवतरण । माझे ठाई ॥ '—कथा २.११.३७. २ अधःपात; अधोगति; अवपतन. ३ विवरणात्मक भाषण किंवा विधान ( श्लोक, वाक्य इ०वर ); टीका स्पष्टीकरण; भाष्य; टिप्पणी. ४ उतारा;

उद्धृतवचन; ' अभिमुक्त ग्रंथकारांच्या ग्रंथांतून आपल्या मतास पुष्टि आणण्याकरतां किंवा लेखास धोभा आणण्याकरतां घेतलेले वचन '—नि. १४३. ५ आवेश; वारें; संचार. ' जेणे चैतन्यासी भरे अव-तरण । '—विपु ५.३९. ६ मूर्ति; प्रत्यक्षपण; प्रत्यक्ष अवतार. ' तो सहजेचि स्नेहाचें अवतरण । '—ज्ञा ११.४२. ' ऐसा दडिबेचेनि अवतरणे नाचे । '—ज्ञा ६.३४७; १४.४१४. [ सं. अव+तृ ]  
० **चिन्ह**—न. ग्रंथांतील किंवा भाषणांतील उतारा दाखवितांना प्रारंभी व शेवटीं उलट्या व सुलट्या स्वल्पविरामाच्या आकाराचीं चिन्हे ( ' ' ) देतात तीं.

**अवतरणिका**—स्त्री. १ अवतरण; भाष्य; टीका. २ प्रस्ता-वना; सूचना. ३ अनुक्रमणिका; विषयसूचि; सारांश. ' ऐतें नाम-धारक विनवीत । मिद्वाचे चरणीं लागत । म्हणे श्रीगुरुचरितामृत । अवतरणिका मज सांगा ॥ '—गुच. ५.१३२. [ सं. ]

**अवतरणे**—अक्रि. १ अवतार घेणे; देहधारी होणे; आका-रास घेणे; प्रगट होणे ( देवदेवता, देवलोकवासी ). ' तेष रुद्र-गणांचे संघटा अवतरत देखे ॥ '—ज्ञा ११.१४३. २ ( काव्य ) खाली येणे; उतरणे; अयोगमन करणे; अधःपतन होणे. ३ ( ल. ) बडबडणे; प्रलापणे; असंबद्ध बोलणे; अचरटपणा करून लागणे; अव्य-वस्थितपणे वागणे. ४ आवेश घेणे; संचार होणे; वारें शिरणे. ' जें प्रकृति डंका अनुकरें । तें प्रकृति डंके अवतरे । '—अमृ ५.३६. ५ सरसावणे; पुढें होणे. ' तंथ सुगरणी आणि उदार । रसज्ञ आणि जेवणारे । मिळती मग अवतरे । हातु जैसा ॥ '—ज्ञा १३.११९. [ मं. अव+तृ ]

**अवतरविणे**—सक्रि. प्रगट करणे. ' आत्मा अवतरविते मंत्र । अक्षरे इथे । '—ज्ञा १५.५.७६. [ मं. अव+तृ ]

**अवतंस**—न. १ पुणें, रत्नें इत्यादिकांचें केलेलें शिगोभूषण; सुवका; गुच्छ; तुरा; सुगुट; किरीट. ' भुजपर्यंत लोळें अवतंस ॥ ' २ कानांतील एक दागिना; कुंडल; कर्णभूषण. [ मं. ]

**अवताण**—न. अयोग्य किंवा भलती वेळ, काळ; अकाल; अवढाण; योग्य हंगामापूर्वीचा काळ. ताण पहा. [ सं. अव+म. ताण ]

**अवताभवता, अवतीभवती**—क्रि.व. सर्भोवती; भोंवताली; सर्भोवार; इकडे तिकडे. [ भवता द्वि. ]

**अवतार**—पु. १ एकाद्या देवतेचें मनुष्याच्या किंवा पशुच्या रूपाने किंवा इतर कोणत्याहि रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण होणे. ' कृष्ण हा देवाचा आठवा अवतार आहे. ' विष्णूचे मुख्य दहा अवतार—मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कल्की. ह्यांपैकीं आठ होऊन गेले व नववा चान्द्र आहे; अवतरण. २ ( ल. ) पवित्र किंवा असाधारण सुप्रसिद्ध माणूस; देवी अंशाचा माणूस; देवावतार. ३ अधोरक्म करणारा; महापापी;

राक्षस अवतार. ४ उनाड, उपद्व्यापी, शिरजोर, ब्राह्म माणूस—मुल्गा; उत्पातीपणा. ५ अवतरण; उतरणें; खालीं येणें. ६ प्रस्ताव; उतारा वगैरे अवतरणाचे अर्थ. अवतरण पहा. ७ ( दशावतारांवरून ) दहा संख्या. ' अवतार पावेंतों. ' —रा १२.१२४. ८ आयुष्य; जीवन. ' अवतार जरी संपेला ' —संप्रामगीतें ४८. ९ स्वरूप; वेप. ' आज तुमच्या मुलाचा अवतार पाहण्यासारखा होता ! ' १० ( खि. ) इन्कारनेशन या इंग्रजी शब्दाचा पर्याय. प्रभु येथू खिस्ताचें देह-धारण. खिस्ताचें स्वतःचें ऐतिहासिक प्रकटीकरण. ' येथू खिस्त... त्याचा अवतार झाल्यापूर्वी जें काम करित होता तें तीन प्रकारचें होतें. —ईवि ४१. अवतार शब्दापासून बनलेलीं काहीं वर्णनात्मक-संकेतवाचक नांमें. १ कर्णावतार=विलक्षण उदार माणूस; अतिशय दानधर्मी. २ धर्मावतार=फार न्यायी, सद्गुणी, स्वभावानें सार्वत्रिक असा मनुष्य. ३ कृष्णावतार=अत्यंत खेळाडू, चैनी, विलासी, गमत्या, चेष्टेखोर मनुष्य. ४ वौद्धावतार=ज्ञांत, मौनी माणूस. ५ रामावतार=पवित्र, सत्यवादी, निर्मळ, पापभीरू, एकवचनी माणूस. ६ रुद्रावतार=यमावतार=संतापी, उग्र, क्रूर, भयंकर माणूस. ७ वामनावतार=खुजा, खुरटा मनुष्य. ० घेणें—धरणें—विशिष्ट काम अतिशय करूं लागणें; उच्छृंखलणें, अव्यवस्थितपणें—दुष्टपणानें—वेड गळपणानें—वागणें. ० आटोपणें—होणें—संपणें—१ उत्कर्षदशा जाऊन निकृष्टावस्थेस पोचणें; सून्यत्व पावणें. २ मरणें. ' पति गेल्यावर आटपला श्रुश्राचाही अवतार '—विक १५. ० कार्य—कृत्य—न. १ अवतार घेण्याचा उद्योग, कारण, विषय; २ ( ल. ) आयुष्यातील मुख्य कर्तव्य. ' आमुचें अवतारकृत्य जाहलें समग्र ' [ सं. ]

**अवतारणा**—स्त्री. आश्रय; अवलंबन; अवतार. ' वस्तुस्थितीचें वर्णन संपल्यावर कल्पनेची अवतारणा करून प्रश्न करी '—प्रे ४३. [ सं. अव+तृ ]

**अवतारणें**—अक्रि. वेड—चळ लागणें; चळणें; स्वच्छंदी बनणें; पिसाटणें; अव्यवस्थित, बेशिस्तपणें वागणें. [ सं. अवतार ]

**अवतारी**—वि. विप्र. अवतारीक. १ पृथ्वीवर देहधारी, प्राणि-रूप धारण केलेली ( देवता ). २ अत्यंत पवित्र किंवा बुद्धिमान; सुप्रसिद्ध; असामान्य; दैवी अंशाचा; लोकोत्तर ( व्यक्त ). ' परिस्थितीला न जुमानतां राष्ट्राला वळण देणें हें अवतारी माणसांचें कर्तव्य आहे. ' अवतारी पुष्प असा रूढ प्रयोग. ३ धाडसी; अति-दुष्ट; उनाड; आडदांड; उग्र; घोरकर्मी ( इसम, मुल्गा ). [ अवतार ]

**अवतारू**—वि. ( गो. ) दहा संख्या ( व्यापारी भाषेंतील सांकेतिक संज्ञा ). अवतार अर्थ ६ पहा.

**अवंति, अवंतिका**—स्त्री. उज्जनी; सात अतिपवित्र, संस्मरणीय नगरांपैकी एक. ' अयोध्या म( दु )श्रुता माया काशी कांची अवंतिका । ' इ० ० देश—पु. माळवा. —पया २११. [ सं. ]

**अवतीर्ण**—वि. १ मानवी स्वरूप धारण केलेली; अवतार घेतलेली ( देवता ). २ प्रगट झालेला; पुढें आलेला; जाहीर; ज्ञात झालेला. ३ खाली आलेला; उतरलेला; अथःपात झालेला. [ सं. ]

**अवथण(न)करू**—वि. अवथणलेले ( मूल )

**अवथणणें, अवथ(थ)नणें**—अक्रि. १ अंगावर प्यावयाचें बंद केल्याने ( विशेषतः गरोदरपर्णी ) मुलाची प्रकृति खालावणें; अंगावर पिण्याचें तुटणें. आयनेरणें पहा. [ सं. अव+स्तन ]

**अवथान**—न. अंगावर पिण्याचें बंद केल्यामुळे लहान मुलाची झालेली स्थिति ( विशेषतः आईच्या गरोदरपर्णी ); आयनेरें. [ सं. अव+स्तन ].

**अवथिणें**—सक्रि. १ इच्छिणें; योजणें. ' प्रतिज्ञेतें भीष्मं मनि अवथिलें या दृढतेर ॥ '—वामन ( भीष्म प्रतिज्ञा ). ' लाथनें अपुल्या मनीं अवथिलें स्वर्गावरी जावया । '—केक ६. [ सं. अव+स्था ? ]

**अवद-दा-ध**—पु. अवधि; अवकाश; मध्यंतरीचा काळ. [ सं. अवधि ]

**अवदशा-सा**—स्त्री. १ दुर्दैव; दुर्भाग्य; कमनशीब. ' आतुडलें होतों मरणगांवीं । ते अवदसाचि अवधी । फेडिली आजी । '—ह्या १६.३४. २ विपत्ति; विपन्नावस्था; दारिद्र्य; निकृष्ट स्थिति. ' श्रीमूर्ति देखौनि राउळिची । फिटली अवदशा डोळेआंची ॥ '—क्र ३६. ' तुज आली अवदशा यथार्थ ॥ ' ३ ( ल. ) कर्कशा; भांडकुदळ स्त्री; जगभांड ( शिवी ). ' तूं घराण्याचें वाटोळें करा-यला बसली आहेस. अवदसा नार्हीतर ! '—अमात्यमाधव ( न. चि. केळकर ). [ सं. ] ० आठवणें—वाईट, निकृष्ट स्थिति प्राप्त होईल असे भलतेसलते घातक विचार मनांत येणें; वाईट वर्तन करणें. ' अहह ! आठवली मजही अशी । अवदसा, वद साह्यकरी करी ॥ '—लक्ष्मण शास्त्री लेले. [ सं. ]

**अवदसचिन्ह**—न. ओढवणाऱ्या दुर्दैवाचें किंवा दारिद्र्याचें चिन्ह, लक्षण, खूण; भावी संकटाची, दारिद्र्याची खूण. **अवद-सेची फेरी**—स्त्री. दुर्दैवाची फेरी; अक्कावाईचा फेरा. **अवदसेचें बाळ**—न. दुर्दैवी, अभागी इसम. [ अवदशा ]

**अवंदां**—क्रिवि. ( कुण. ) १ यंदा; चालू सालीं; औंदा. २ सध्या; सांप्रतकाळीं. ' अवंदांचां काळीं । मोटकी राणीच सांसी-निली । '—शिशु ४८१. ' दाविले दुःखाचे दिवस, श्रुया गेले नवस, सख्यारे अवंदा । '—प्रला १७८. ३ ( हेट. ) अवन पहा. [ फा. कुण. आयन्दा=पुढें, भविष्यकाळीं. तुल० सं. आयात्+दा, किंवा अच ]

**अवदांडा**—पु. ( कर. ) भूदंड. [ सं. अव+म. दांडा ]

**अवदान**—न. १ अर्पित टाकावयाच्या एका आहुतीस पुराया-जोगें होमद्रव्य. ( सामा. ) आहुति. ' तेथ पूर्णाहुतीस कारण । घालिंतां जीवभावाचें अवदान । '—एभा १९.७७. ' टाकोनि हातीचें

अवदान ।' -रावि ३८.६. २ ( ल. ) लांच, बक्षीस-खाणे-घेणे; अपहार; लबाडीने केलेला अभिलाष; खाद; खादगी; हारामखोरी. ( कि० देणे, मारणे ). ' आजपर्यंत किती अवदानं तू पशा-खाली घाललीस बोल ? ' -तोवं १६८. ३३० गृहस्थास अवदान, भिक्षुकास शय्यादान किंवा कारकुनास अवदान, भटास महादान. ३ बळी. ' सेंदरीहेंदरी दैवते । कोण ती पूजी भूतेखेते । आपुल्या पोटा जी रडते । मागती शिंते अवदान । ' -तुगा ७००. [ सं. ]

**अवदार**-न. ( नाविक ) शीड; अवजार पहा.

**अवदिवस, अवदिस**-पु. १ वाईट दिवस; अनिष्ट दिवस; साधारण दिवस. २ आड दिवस; सण नसणारा दिवस. ३०० सर्णी घुगन्या, अवदिशी पुन्या. [ सं. अव-वाईट+दिवस ]

**अवदीप्ति**-स्त्री. तेज; प्रकाश; ज्ञान. ' जे श्रीकृष्णाचि आज-वलि का। अवदीप्ती कृमी कीटकां ' -दाव १२२ [ सं. ]

**अवदुंबर**-पु. औदुंबर पहा.

**अवध**-स्त्री. १ शेवट; अखेर; अंत ( मुदतीचा ); निवृत्त जावयाची वेळ. २ अवधि; वेळ; अवकाश; मधला काळ. ' स्वयंपाक होण्यास मध्ये चार घटका अवध आहे. ' ३ मधील अंतर; ओलांडावयाची, चालून जावयाची, शिकवून राहिलेली जागा-जमीन. [ सं. अवधि; गु. अवध-धी=शेवट, मुदत ]

**अवधंडा**-पु. जिकडे तिकडे पसरलेले मोठे संकट; फार मोठा अनर्थ, उत्पात. जैसे: वादळ; भूकंप; टोळधाड इ० [ अवदांडा ? ]

**अवधणा, अवधाण, अवधान**-पु. गत्ये; दुखापत झाली असतां बगलेत किंवा सांभ्यांत येणारी गांठ; वाधणा. [ सं. अवध्मान, अवदहन ? ] **खाजवून अवधणा आणणे**-मांडण उपस्थित करणे-काढणे. स्वतःवर त्रास किंवा संकट मुद्दाम ओढून आणणे.

**अवधा**-स्त्री. ( गणित ) शिरोकोनापासून पडलेल्या लंबाच्या योगाने त्रिकोणाच्या पायाचे जे दोन भाग पडतात ते प्रत्येकीं. [ सं. अवाधा ].

**अवधात**-वि. उनाड; खोडकर; खोडसाळ; हठी; शिरोजोर, अवखळ, त्रासदायक ( मूल ). [ सं. अव+धा किंवा धातु ? ]

**अवधातु**-वि. ज्यामध्ये कोणताहि धातु नाही असे; अधातु; निष्कृष्टधातुयुक्त. ' अष्ट धातु सायासे । जेवि वेधियेति स्पर्श । तरि नोहे ऋद्धिपुर ऐसे । ते अवधातुते वेधी । ' -ऋ २०. [ अव+धातु ]

**अवधान**-न. १ लक्ष; एकाग्रता; ध्यान; भान; सावधगिरी; हुशारी; जागृति. ' यापरी जे निजसज्जन । तिहीं व्हावे सावधान । यावे मज अवधान ॥ ' -एभा १.५५. २ मनाचा कल, ओढा, अनुसंधान; उद्देश; हेतु; नजर; रोख; चित्त. [ सं. ]

**अवधानी**-वि. पुष्कळ गोष्टीकडे एकाचवेळी लक्ष पुरविणारा; एकाच वेळी अनेक मोठ्या व गुंतागुंतीच्या मानसिक क्रिया,

व्यापार करणारा; उ० अष्टावधानी, दशावधानी, शतावधानी इ०. [ सं. अवधानिन ]

**अवधारण**-न. णा-स्त्री. १ दृढ निश्चय; खात्रीने, निश्चयाने ठरविणे; स्पष्टपणे निवेदन करणे, मांडणे, धरणे. २ ( व्यापक ) प्रसंगावधान; आत्मसंयमन; सावधगिरी; हुशारी; देहभान. ३ लक्षांत ठेवणे; स्मरणांत ठेवणे; स्मृति; स्मरण; धारणा. [ सं. ]

**अवधारणे**-उक्ति. १ ( काव्य ) स्पष्टपणे-खात्रीचा निश्चय करणे; निश्चित मत, धोणू ठेवणे; ठाम मत असणे. २ मनांत, लक्षांत, ध्यानांत, स्मरणांत ठेवणे. ' ऐसे अम्यंतरी अवधारी । ' ३ ऐकून घेणे; लक्ष्य घेणे; ध्यानांत आणणे; लक्ष लावून श्रवण करणे. ' आतां माझे विणविले । अवधारिजे । ' -शिशु १४६. ' हे माया मूलप्रकृती । परमपुरुषाची निजराती । तियेसी तेणेसी संगती । ते अवधारिजे । ' -विपु ३.४६. [ सं. अव+धृ ]

**अवधारित**-वि. १ निश्चित; ठराविक; खात्री केलेले; निर्धारित. २ स्मरणांत, आठवणांत असलेले. [ सं ]

**अवधि**-पु. धी-स्त्री. १ मर्यादा; सीमा; कार्याच्या आरंभाची व समाप्तीची वेळ-घटका; पथवसान; शेवट; एखाद्या वस्तूचा अथवा गोष्टीचा परिच्छेद करावयाचा असला म्हणजे जी रेषा काढतात ती. ' तेसी दुर्लभ जे सदुद्बुद्धि । जिये परमात्माचि अवधि । ' -ज्ञा २.२४१. ' यद्भुजवळनिधिला नसे अवधि राहे । ' -मोर्कण ४३.८७. २ मथला काळ; अवकाश; मुदत; ठराविक अंतर. ' तुक्या-बंधु म्हणे थोडे । अवधि उरली आहे पुढे । ' -तुगा २७३. ३ उपमा देण्याचे प्रमाण; तुलना करण्याचे मोजमाप-इयत्ता; अमुक गोष्टी-हून लहान-मोठे, चांगले-वाईट ठरवितात ती गोष्ट. ४ सुरवातीची जागा-स्थळ-काळ; अवलेबिलेला उद्दिष्ट मार्ग; आरंभाची किंवा अखेरची गोष्ट. ५ मूळस्थान; उगमस्थान; उत्पत्तिस्थान; आरंभ-

स्थान ( एकाद्या कामाचे-व्यवहाराचे ); उत्पादक; जनक. ६ ( समा-सांत ) शब्दयोगी अन्ययाप्रमाणे १ पर्यंत, पावतेनें याअर्थां उप-योग:-रात्रयवधि, कालावधि, देशावधि, दिन-मास-वर्ष-अवधि; -ज्ञा ८.९६३. २ कालांत, अंतरांत, भर असतांना या अर्थी. ७ आश्रयस्थान; अंतिमस्थान. ' तुजचि अवधि करून । ठेविले असती प्राण । ' -रास ३.५८. ८ अवधारणा पहा. ९ श्लेष-वि.

● **आश्रयस्थान**; अंतिमस्थान. ' तुजचि अवधि करून । ठेविले असती प्राण । ' -रास ३.५८. ८ अवधारणा पहा. ९ श्लेष-वि.

● **आश्रयस्थान**; अंतिमस्थान. ' तुजचि अवधि करून । ठेविले असती प्राण । ' -रास ३.५८. ८ अवधारणा पहा. ९ श्लेष-वि. १० **साक्षाक्ष-सापेक्ष**-वि. अवधीची आक्षा किंवा अपेक्षा असणारे; तुलनात्मक; संबंधी; कांहीं तुलना-त्मक मापार्थी किंवा इयत्तेची संबंध असणारे.

**अवधुत (शीर्ष)**-न. डोळे एकदांच बांधून करून खाली करणे, निरोप पोचविणे, ओळख पटलेली दाखविणे इत्यादींबद्दल हा अभिनय करितात. [ सं. अव+धृ=डळविणे ]

**अवधूत**-वि. १ टाकलेले, सोडलेले. २ विरक; विरागी; वैव-यिक विकारात्सि. ' अवधूत निराकारी । तयाची तिन्ही लोकीं

फेरी' ३ नम्र; दिगंबर. —पु. १ दत्तात्रेयाचा अवतार. २ विरक्तावस्थेत फिरणारा गोसावी; गोसावी पंथातील; नम्र गोसावी. **०गीता**—स्त्री. भागवतांतील एक प्रकरण. ही अवधूतपंथी तोंडांने म्हणत फिरतात. **०पंथ—मार्ग—संप्रदाय—चरित्र—दीक्षा**—पुनस्त्री. १ अवधूत गोसाव्यांचा संप्रदाय, त्यांची रीतभात, रहाणी. २ (ल.) जात गोत न पाळणे; वर्णसंकर; अश्राकार; दुराचरण. **०मूर्ति**—वि. दत्तात्रेय. 'सकळ ब्रह्मांडीचीं दैवतें धावती। अवधूत मूर्ति पहावया।' [ सं. अव + धू = धुणे ]

**अवध्य**—वि. १ वधासाठीं निरुपयोगी; ज्यास ठार मारावयाचें नाही असा. २ न मारला जाणारा. [ सं. ]

**अवंध्य**—वि. लाभदायक; फलदायक; फायदेशीर; नफ्याचा; मिळकतीचा; हिताचा; उपयोगी. 'दिवस अवंध्य करावा, वंध्य जाऊं देऊं नये.' [ सं. अ + वंध्य = नापीक, विफल ]

**अवन**—न. रक्षण; संरक्षण. 'दीनावनाविणे क्षण देइल दयिता दया कशी घट्टी।' —मोसंशयारत्नमाला २४. [ सं. अ + व = संरक्षण करणे ]

**अवन**—वि. निर्जल. [ सं. अ + वन = पाणी ]

**अवनत**—वि. १ लवलेला; वांकलेला; ओणवा. २ नम्र; क्षरण; वश; निरहंकार; विनयशील. [ सं. अ + वन + त ]

**अवनति**—स्त्री. १ खाली जाणे. २ अपकर्ष; दुस्स्थिति; दुर्दशा; खालावलेली स्थिति. [ सं. अ + वन + ति ]

**अवन(ना)स**—स्त्री. ( कौं. ) अनस पहा.

**अवनि**—स्त्री. पृथ्वी; धरित्री; धरणी. 'येरें वायव्याळ लाविलें गुणीं। क्षमामारुत सुटला रणीं। वाच्यानें जाऊं पाहे अवनी।' —एह्रव १२. १०५. [ सं. ]

**अवनिगा—घा**—स्त्री. ह्यगय; निष्काळजीपणाची वागणूक; काळजीचा अभाव; उपेक्षा; हेळसांड; अवजतन. [ अव + गा. निगा = दृष्टि ]

**अवनीति**—स्त्री. अन्याय. 'अवनीतीनें वतीं नये। आंगबळें।' —दा २. २. २२ [ सं. अव + नीति ]

**अवतु**—क्रि. ( कु. हेट. ) चालू सारलीं; अवंदा पहा. 'अवतु सुपारी बरी पिंकुं ना.' [ फा. आर्यंदा = पुढें ]

**अवपथ्य**—वि. कुपथ्य; पथ्यास अहितकारक; विरोधक. [ अपथ्य अप. ]

**अवपीड**—पु. १ स्त्रियांचा डोक्यांत घालण्याचा एक दागिना. (?) २ शिक आणणारा पदार्थ; औषध. [ सं. ]

**अवबाधा**—( गणित ) अवधा पहा. [ सं. ]

**अवबोध**—पु. ज्ञान; जाणति; जाणीव; बोध पहा. 'हे स्वप्रा-बवोडु ठेले।' —ज्ञा ३. ५७. [ सं. अव + बुध ]

**अवबोधक**—वि. बोधक पहा.

**अवभाष**—स्त्री. दुहतर; दुष्ट बोल; निंदा. [ सं. अव + भाष् ]  
**अवभास**—पु. भास; भ्रम; भ्रांति. 'माया अविद्येचिया अवभासा।' —विपु ७. २६. [ सं. अव + भास् ]

**अवभिताड**—न. कुंभाराच्या भट्टीच्या पुढची भित. [ अ + भिताड; द्रा. आवि = भट्टी + सं. भित्ति = भित ]

**अवभूत (थ), अचभूत—स्नान**—न. यज्ञसमाप्तीच्या वेळीं करावयाचें स्नान. 'पूर्णाहुती पडली हुताशीं। तेथ अवभूत समरसीं। सहजे जाहलें।' —ज्ञा ४. १३८. 'अवभूत स्नान केलें। तैसे सकळ लोक सुस्नात जाहले।' —ह ३५. १४०. [ सं. ]

**अवमत**—वि. अपमान केलेला; तिरस्कृत; अवमानित. [ सं. ]

**अवमर्दन**—पुन. १ तुडविणे; चंचणे; कुचळणे; कुसकरणे; दाबणे; मळणी करणे; पिळणे; मर्दन करणे. २ ( ल. ) नासधूस; पाय-मल्ली. [ सं. ]

**अवमर्यादा**—स्त्री. अमर्यादा; अपमान; हेटाळणी; मर्या-देचा अतिक्रम, उल्लंघन. [ सं. अमर्यादा अप. ]

**अवमान**—पु. अपमान; हेलना; तुच्छता; अनादर; अवहेलना; उपेक्षा; दुर्लक्ष. [ सं. ]

**अवमानणे**—उक्ति. अपमान करणे; अनादर करणे; तिरस्कार करणे; वाईट रीतीनें वागविणे. [ सं. अव + मन ]

**अवमानित**—अवमत पहा.

**अवमास**—वि. १ ढिला; अव्यवस्थित; विस्कळित; गैदी-पणानें चालविलेला ( उद्योग, धंदा ). २ उद्वट; बेपर्वा; धाडसी; हट्टी; अडदांड ( इसम, जनावर ). —क्रि. स्वैरपणानें; मोकाट-पणें; मोकळेपणानें; स्वेच्छाचारांनें; बद्दफेळी पणानें. ( क्रि० असणें, फिरणें, हिडणें, राहणें ). [ सं. अव + मास = मापणें, मोजणें ]

**अवयव**—पु. १ शरीराचा भाग; गात्र; इंद्रिय. २ परस्पर संबद्ध झालेल्यांतील सुत्र; एखाद्या गांठीचा भाग, तुकडा; जोडाव याचा भाग ( पंचभूतांपैकीं प्रत्येक भाग; सामान, कपडे यांपैकीं प्रत्येक ). 'मग दोन घटिका स्वस्तिक्षेम। सेविते ते विप्राम। उपरी अवयव परिधानून। मार्ग क्रमू म्हणताती ॥' —नव २३. ६९. ३ ( अनेकवचनी प्रयोग ) स्त्रीचे स्तन. ( क्रि० येणें ). 'मुलीला अवयव आले.' ४ ( बी. ज. ) गुणक; बीजगणितांतील एखाद्या संख्येचे भाग ( इं. ) फॅक्टर. ५ ( संगीत ) चिजेचे निरनिराळे भाग. नांवे:—उद्ग्राह, मेलापक, भुव, अंतरा, आभोग, स्थायी, संचार. हे प्रबंधाचे प्राचीन अवयव होत. व स्थायी, अंतरा, संचारी व आभोग हे आधुनिक चिजांचे अवयव होत. [ सं. ]

**अवयवशः**—क्रि. प्रत्येक भाग घेऊन; पृथक्पृथक् प्रत्येक वेगवेगळें करून; भिन्न करून; एकेक ( संस्कार करणे ). 'हा ग्रंथ मी अवयवशः अवलोकन केला.' [ सं. ]

**अवयवार्थ**—पु. १ समासादि शब्दांतील प्रत्येक अवयवाचा—पदाचा अर्थ. २ सरळ वाच्यार्थ. [ सं. ]

**अवयवावयवी भाव**—पु. अवयव आणि अवयवी यांचा जो परस्पर संबंध तो; पदार्थ व त्यांचे भाग यांमधील संबंध. उ० पद व तंतु यांमधील. [ सं. ]

**अवयवी**—पु. निरनिराळे भाग, इंद्रिये, उपांगे असलेला—जोड भाग असलेला पदार्थ, शरीर; शरीरी; देहचारी. 'सांगपा धनंजया । अवयवी अवयविया । आच्छादिजे कीं तथा । तेंचि रूप ॥' —ज्ञा १४.१२५. [ सं. ]

**अवयवाल**—न. (हेट) ओल्या खोबऱ्याचे कडवून काढलेले तेल. अरडेले पहा. [ गो. अवल=पूर्ण तयार झालेला नारळ ]

**अवर**—क्रि. अलीकडचा; ह्या बाजूचा ( कधी 'तवर' शी जोडून उपयोग ). ' म्हणौनि पुढु क्षराक्षर । रोन्ही देखौनि अवर ॥' —ज्ञा १५.५३८. -वि. १ धाकटा; वयाने लडून. २ पाठीमागचा; नंतरचा. ३ कनिष्ठ; नीच. ४ पश्चिमेकडील. [ सं. ]

**अवर**—पु. तास. 'नंतर चिकण मातीने त्या मुशीचीं तोंडे बंद करून त्या भट्टीत घालून किती एक अवरपर्यंत तापवितात'—मराठी ६ वे पुस्तक. घृ. १२९. १८७५. [ मी. लं. होरा=तास; इं. अवर ]

**अवरंगावादी**—वि. १ औरंगाबादसंबंधी—विषयक. २ (उप.) (काशीकर, नाशिककर याप्रमाणे संकेताने) हुशार; कावेबाज; भामट्या; धूर्त; सोदा. (अवरंगाबाद शहर मोंगलाईत आहे.) [ फा. औरंग+आबाद+इ ]

**अवरज**—पु. धाकटा भाऊ. ०जा—स्त्री. धाकटी वहीण [ सं. अवर+ज ]

**अवरज**—न. (प्रां.) मोठे, अपार नुकसान; सर्व प्रकारे नाश; समूळ, निःशेष नामनुस, नुकसान. जसे—गुरांनी केलेली शेतांची नासाडी. [ सं. अ+वर्ज ]

**अवरजा**—पु. १ हिशेबाची वही, डायरी, रोजनिशी, खतावणी यांतील एक सदर; उतारा; खतावणीतील एक स्वतंत्र खाते रोजकीदीतील एकाद्या विशिष्ट बाबीच्या जमाखाचा उतारा. २ (सामा.) हजेरी पत्रक. आवर्जा पहा. [ फा. आवर्जा, आवारिज् अवारिज, आवारिज्=रोजकीदी ]

**अवरजून**—अ. (विरु.) आवरजून १ स्पष्टपणे; हडसून खडसून. २ प्रत्यक्ष; सुद्दाम; एकदम; तडक; बुध्द्या. 'अवरजून पंच-प्राण झड घालिती खगेंद्र सुधारसा.'—होला १०७. [ सं. अ+वर्ज, किंवा आर्जव ? ]

**अवरठा**—डा—वि. विवाहाची योग्य वेळ गेल्यानंतर हि विवाह न होतो राहिलेला अविवाहित; ब्रह्मचारी. अठवरा पहा. [ सं. अ+ठ+स्था; किंवा अठवरा वर्णविषयस ]

**अवरडेपणा**—पु. ब्रह्मचर्य; कौमार्थ्य.

शाको. १. २०

**अवरणे**—आवरणे पहा.

**अवरपर**—वि. परोक्षपरोक्ष; दृश्युत—हंको वाक्य २२६७. [ सं. अवर+पर किंवा अपर ]

**अवरस**—औरस पहा.

**अवरस चवरस**—औरस चौरस पहा.

**अवरा**—पु. (कों.) कडवे वाल; कडवा; पळटा; अळसुंया-सारखा एक धान्याचा प्रकार. [ का. अवरी: ता. वेलावराथी; तुकी अवेर. तुल० सं. अवारिका. ]

**अवरात्र**—स्त्री. रात्रीचा शेवटचा प्रहर. [ अपरात्र अप. ]

**अवरी**—वि. अविवाहित; कुमारी. 'त्याची कन्या चंपकमालिनी । ते अवरीच असे आजुनी ।'—जे ५५.८४. [ सं. अ+वृ ]

**अवरीत**—स्त्री. १ दुर्बल; विरुद्ध बलेन, आचरण. २ अप्रीति; खण्णामर्जी. आवरी पहा. [ सं. अव+रीति ]

**अवरुद्ध**—वि. १ अडथळा केलेले; रोधलेले; अटकाव केलेले; हरकत घेतलेले; थांबविलेले; बंद पाडलेले. २ राखलेली; ठेवलेली; बालगलेली ( राख. रांड ). [ सं. अव+रुद्ध ]

**अवरोध**—पु. १ अडथळा; हरकत; अटकाव; अडकाटी; प्रतिबंध; कुंठितावस्था; 'कृष्णप्राप्तीशी अवरोधु । सबळ कोधू उपजेळ ॥'—एरुक्व २.४८. सा.साशब्द—मलावरोध, मूलावरोध, श्वासावरोध, रक्तावरोध, कंठावरोध, व्यवहारावरोध, गत्यवरोध, मार्गावरोध, शक्त्यवरोध. २ नातलगच्या मृत्यूच्या श्रवणाने येणारी अशुद्धता; सुतक; मृताशौच. ३ अंन:पुर: जनानखाना; राणीवसा. 'तदुपरि अवरोधद्वार किंचिद्विलेखे । युदुपति मग पावे पाथे हस्तावलेवे ॥'—साहू ५.४३. —स्त्री. कुलीन स्त्री; औरत. [ सं. ]

**अवरोधणे**—उक्ति. ( काव्य ) अडथळा करणे; हरकत करणे; आडकाटी करणे; थांबविणे; खोळंबविणे. 'वदन विधुमयाने धवांत हे कावरोधे ।'—साहू ६.३२. [ सं. अव+रुध् ]

**अवरोहण**—पुन. १ खाली उतरणे; अवतरण; अश्रोगमन; पासून, खाली, वरून, बाजूने जाणे. २ वर चढणे, जाणे; जसे—मंचकावरोहण. ३ (संगीत) निषादापासून खाली पडजाकडे स्वर म्हणत येणे. याच्या उलट आरोह. **अवरोहीवर्ग**—पु. (संगीत) निषादापासून खाली पडजाकडे येताना लागणारे वर्ण. [ सं. ]

**अवर्गीय**—वि. वर्गीकरण, वर्गीवारी न केलेले, न करता येणारे; संक्रीण; किरकोळ; ज्यांत निरनिराळे अनेक प्रकार आहेत असा. व्याकरणांत हा प्रयोग येतो. [ सं. ]

**अवर्जून**—अवरजून पहा.

**अवर्णे**—वि. १ विजातीय; आपऱ्या जाति-वर्णाबाहेरील; २ ( ल. ) निच; दूषणीय: चातुर्वर्ण्याबाहेरील. 'जो खादाड आणि स्थूलदर । जो अवर्णेचिचया करी स्वीकार । जो ध्युरशुर्ही राहे निरंतर । त्याचा विचार नायकावा ॥'—जे २.९१. [ सं. अ+वर्णे ]

**अवर्षण**—अवर्षणीय, अवर्षणपहा. 'अवर्षण अंबाच्या शोभल्या ॥'

—नव १३. ७५. [ सं. अ+वर्षण ]

**अवर्षणीय, अवर्षण्य**—वि. वर्षण करण्यास कठिण असे; शब्दातीत; अनिरूपणीय. [ सं. अ+वर्षण ]

**अवर्षणपूजा**—स्त्री. उपदेवतांची पूजा; मुख्य देवतांखेरीज इतर देवतांची पूजा. 'भक्तजनाचिया काजा । जेवीं करिती अवर्षणपूजा । तेवीं सैन्य रचिले वोजा ।'—एरुसव ६. ५४. [ सं. आवर्षण ]

**अवर्षण**—न. १ पाववाचा अभाव; वृष्टीचा अभाव; अनावृष्टि. 'मरतया अमृतपान । कीं अवर्षणीं वर्षे घन ।'—एरुसव ५. ८४ २ दुष्काळ, 'आणि सुखाचें अवर्षण पडिले ।'—ज्ञा ११. ३८१. [ सं. अ+वृष ]

**अवल**—वि. १ पहिला; उत्तम; प्रमुख. २ ( ल. ) अतिशय—पया ७२. भोटा; उच्च. ३ ( गो. ) पूर्णपणे तयार झालेला ( नारळ ). ४ पहिल्या प्रतीचा, दजाचा, ( जमीन, रेशीम वगैरे ) बगवारीत पहिला—सन १७८८ चा पशुण खर्चा ( कासारीतर्फे काढ. )—क्रि. वि. प्रथमतः; पहिल्यांदा; प्रारंभी; आदीं. —स्त्री. पहिला किंवा आरंभीचा भाग. 'पावसांनं अवट राधली, अखेरी घालविली.' [ अर. अन्वल्; अन्वल्, दूय, सीम=पहिला, दुसरा, तिसरा. ]

० **अखेर-आखर**—क्रि. आरंभापासून अखेरपर्यंत; अथवासून इतिपर्यंत ( नकारार्थी प्रयोगांत ) पूर्णपणे; एकंदर; समूळ; बिलकूल; अगदीं; सर्वेस्वीं. [ अर. अन्वल्+आखिर=शेवट. ]

० **अखेर (आखर) इस्तावा**—पु. नवीन जमीनीवर दरवर्षी वाढत जाणाऱ्या करापैकी पहिला. ० **अर्जी**—वि. ( कायदा ) मूळ फियाद; तक्रार; अर्ज. ० **आढावा**—पु. साल आरंभी मागचें घेणें—रंग समजण्यासाठीं मांडलेला जमाखर्च. ० **काकून**—पु. मुख्य कारकून; फडणीस. ० **कोर्टे**—न मूळ दावा किंवा फियादीबद्दल ज्या कोर्टीत संपूर्ण चौकशीचे काम चालून निकाल मिळतो तें कोर्टे; ( इ. ) ओरीजनल कोर्टे. ० **जपती**—स्त्री. ( इ. ) अटॅचमेंट विफोर जजमेंट; दाव्याचा निर्णय होण्यापूर्वी मिळकत कोर्टाच्या ताब्यांत घेणें. ० **पुरावा**—पु. ( इ. ) प्राथमरी इन्व्हेन्न्स; पहिल्या प्रतीचा पुरावा; कोर्टांत समक्ष पहावा म्हणून मूर्तिमंत हजर केलेला दस्तऐवज. ० **रजिस्टर**—न. आजमितीस दरएक गांवातील जमिनी कोणाकोणाकडे कोणत्या हक्कांनं व हिवाटीस आहेंत त्यांचे तपशीलवार नोंदपत्रक. ० **दाड-डाड**—वि. वार्डपणांत, द्राडपणांत अग्रगण्य; बिलेंदर; अट्टल; पक्का. ० **साल**—न. १ वर्षाचा आरंभीचा भाग. २ विवक्षित संख्येतील—मालिकेतील पहिले वर्ष. ३ हिशोबाच्या सालांतील पहिले साल. ४ सुहुर एका वर्षाच्या काळांत ज्येष्ठांतील ( वैशाखांतील शुद्ध ) कांहीं मित्या दोन वेळां येतात यामुळे त्यांच्या निर्देशांतील संदिग्धता घालविण्यास 'अवलसाल' 'अखेरसाल' हे शब्द जोडतात. 'ज्येष्ठ शुद्ध ४ घटी ५ अवलसाली राजव्रीची मुंज जाहली'—शिवचर २७.

**अवलकी**—स्त्री. पोहे. [ का. अवलकी; अवल=कुटणे+अकि=तांदूळ ]

**अवलणें**—उक्ति. वल्हविणें; हाकारणें. 'ज्ञान वैराग्य भक्ति । हेचि अवले अवलिती ॥' [ अवलें=वल्हे. सं. आ+वल्=वल्हविणें ]

**अवलंब**—पु. १ आसरा; आश्रय; संरक्षण; थारा; आधार. 'म्हणोनि तुझा अवलंब केला.'—साह्य १. १८. २ लंब; ( इ. ) परपेडिक्युर. ३ ( ज्योतिष ) एखाद्या स्थळाचे खस्वस्तिकापासून खस्थ ज्योतीपर्यंत हड्डमंडलावरील अंशात्मक अंतर; कोटयध; नतांश. [ सं. अव+लंब ]

**अवलंबणें**—उक्ति. १ आश्रय करणें; आधार धरून राहणें. २ पकडणें; लोंबकळणें; धरणें; चिकटणें; कवटाळणें. 'प्रवेशे मौन्य अवलंबून ।' ३ धारण करणें; उचलणें; स्वीकारणें; अंगीकारणें. 'त्वां बरी युक्ति अवलंबिली पाहि ।'

**अवलंबन**—न. ग्रहण; स्वीकार; धारण; आश्रयण. 'चित्त अवलंबने चीण ।'—विपु २. ९३.

**अवलंबित**—वि. १ आश्रय दिलेला; संरक्षिलेला; हातीं धरलेला; पोसलेला; बाळगलेला; केवार घेतलेला. २ घेतलेला; धरलेला; कवटाळलेला; पकडलेला ( संरक्षणासाठीं ) ३ लोंबता; लटकता; हाळता.

**अवलक्षण**—न. १ अशुभ—अनिष्टसूचक चिन्ह, खूण, देखावा, चेष्टा, कृत्य; दुःखिन्ह. उ० सहावे बोट; शोपेंत दांत खाणें. इ० २ अपशकून; अरिष्ट; उत्पात. ३ वाईट संवय; खोड. 'बहुतांसी न मने तें अवलक्षण । सहजचि जाले ॥'—दा १९. ३. २७. म्ह० हात दाखवून अवलक्षण करणें. [ सं. अव+लक्षण ]

**अवलक्षणी**—वि. १ दुष्टुणी; खोडसाळ. २ अरिष्टकारक; दुःखिन्हाचें; अवकृपेचें; औत्पातिक. ३ शारीरिक व्यंग असलेला; कुरूप; विद्रूप. [ सं. ]

**अवलक्ष्मी**—स्त्री. कमनशीब; दुर्दैव; दुर्भाग्य; विपत्ति; आपदा. [ सं. अव+लक्ष्मी ]

**अवला**—पु. ( विप्र. ) १ अवले, वल्हे पहा. २ वल्हेकरी.

**अवलाद**—स्त्री. १ पुत्रपौत्रादि संतति; वंश; कुळी; प्रजा. 'राम अवलाद कुशपत्नी धामा । अवलाद वल्हे असे हा ॥'—नव ८. ८१. हा शब्द विशेषतः मुलाच्या वंशाला लावितात. अफलाद पहा. २ ( उप. ) जात्य; खोडसाळ. [ अर. औलाद; वल्ह अव. ] ० **अफलाद खाणें**—वंशपरंपरा उपभोग घेणें.

**अवलाहो, अवल्हाओ**—पु. अनिष्ट प्राप्ति; अपलाभ. 'तैसा-कर्माकारा दूजेया । तो करितेपणांचा आत्मेया । अवल्हाओ ये तो गेल्यां । कांही उरे ॥'—राज्ञा १८. ४०९. [ सं. अव+लाभ ]

**अवल्लिप्त**—वि. १ माखलेला; चोपडलेला. २ ( ल. ) दुष्कृत्यांत संबध असलेला; अनिष्ट कृत्यांत भाग घेणारा; एखाद्या दुष्कर्मणांचा वाटिकरी. [ सं. अव+लिप्-लिप्त=दुष्कृत्यांचें माखलेला ]

**अवलि्या**—पु. १ साधु; संत; पुण्यात्मा; पुण्यपुरुष; परमेश्वराच्या चित्तनांत मग्न असणारा; विदेही. २ (ल.) लहरी. ३ स्वच्छंदी; छात्रिष्ट मनुष्य. [ अर. अवलिा; वली=साधु याचे अव. ]

**अवलिाळा, अवलीला-अवलीळा**—क्रिवि. १ सहज; लीलेने; सुलभपणे. 'रामनाम जपशी जरी अंतरीं। अवलिळा तरसी भक्तागरीं ॥' जे जे जर्गी अप्राप्त वस्त। ते ते लाघे अवलीळा ॥'—मुआदि ४०.६६. 'हरि म्हणे ते वेळां। मी बाळक होईन अवलीळा। परि मज सत्वर गोकुळा। नेऊनिया घालवें ॥'—ह ३.१६६. 'श्रीपादे उठवुनि अवलीळा। सांगती गौप्य अवधारा।'—गुच ११.९८. [ सं. अवलीलाया ]—स्त्री. खेळ; लीला; कसरत; उब्जा वगैरे. 'तार्किकाचियां वज्रसांखळा। कीर्ती खांबी नाळीची अवलिळा ॥'—शिशु २५. [ सं. अव+लीला ]

**अवली**—स्त्री. आषाडी; प्राथम्य; गुणाधिक्य; वरचष्मा; उत्कर्ष; प्रकर्ष. ( कि० साधणे ) [ अर. अवल=पहिला ]

**अवलीद्**—पु घोड्याच्या अंगावरील केशांचा भोंवरा—शिपीसारखे अनेक भोंवरे एकत्र असणे. —अश्वप ८५. [ सं. अव+लिह ]

**अवलुंठन**—न. १ लोळण; लोळण्याची क्रिया; लुंठण. २ लुंठणे या अर्थी चुकीने वापरतात. [ सं. अव+उठ् ]

**अवले**—न. वल्ले. 'स्वये अवले घेऊनि करीं वेणें। नाव हल्लु हल्लु लोटीत जळासंगें।' अकक १.१४२. [ सं. आ+वल=वलविणें; प्रा. अवल्लय; दे. अवल्लक ]

**अवलेकरी, अवल्या**—पु. १ वल्लेकरी; वल्ले मारणारा. 'गंगा म्हणतां गीता गंगा सरी न पात्रे। अवले पोहना बुडती म्हणवुनि सरी न सामावे।'—ब ६२८. २ ( ल. ) सत्ता गाजविणारा; सत्ताधीश; दिशा दाखविणारा नायक. [ सं. आ+वल ]

**अवलेपन**—पुन. माखणे; सारवण; चोपडणे. [ सं. अव+लिप् ]

**अवलेह**—पु. चाटण; पाक; रसकिा; लेह. ( इ. ) इमल्शन. [ सं. अव+लिह=चाटणे ]

**अवलोक**—पु. १ नजर; दृष्टि. 'करुनि आपुलिये दिटी चोखु। मग वापें अवलोकु। तयावरी।'—ज्ञा १६.१४७. २ प्रकाश. 'का घराआंतुल एकु। दीपाचा तो अवलोकु।'—ज्ञा १८.३२८. ३ दर्शन; निरीक्षण; अवलोकन; पाहणे. 'येथे मी वांचुन अवलोकीं। आन हेतु असे।'—ज्ञा १५.४२४. [ सं. अव+लोक ]

**अवलोकणे**—उक्ति. पाहणे; वचणे; प्रेक्षणे; विलोकणे; न्याहाळणे; निरखणे; निरखून पाहणे. 'हे अजुनें तियेवेळीं। अवलोकिले।'—ज्ञा १.१८४. 'कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख।'—तुगा ४५६. [ सं. अव+लोक ]

**अवलोकन**—न. निरीक्षण; चिंतन; विलोकन; पाहणी; कोणेक विषय डोक्याने किंवा विचारात्मक बुद्धीने जाणण्याचा व्यापार.

अवलोक पहा. ०शक्ति—स्त्री. निरीक्षणशक्ति; पाहण्याचे सामर्थ्य. [ सं. ]

**अवलोकित**—वि. १ निरीक्षिलेले; पाहिलेले. २ चित्तिलेले; ध्यान केलेले. ०दर्शन—न. ( नृत्य ) नृत्य करतांना खालील वस्तु पाहण्याचा अभिनय करणे. [ सं. ]

**अवलोडन**—न. पाण्यांत डुबणे; डुबकणे; बुचकळ्या मारणे. [ सं. अव+उड् ]

**अवशा**—वि. १ स्वनेत्र; दुसऱ्याच्या ताब्यांत नसलेला; वश न झालेला; न माणसाळलेला २ पराधीन; परसंत्र, स्वाधीन नसलेला. —३.५. [ सं. अ+वश् ]

**अवशक्ति**—स्त्री. अशक्ता; निर्बलपणा; असमर्थता; नाताकद; कम इततपणा; दौर्बल्य; शक्तिहीनता. [ अशक्ति अप. किंवा अव=हास+शक्ति ]

**अवशिष्ट**—वि. बाकी; उरलेले; शेष; शिल्लक राहिलेले; उर्वरित [ सं. अव+शिष् ]

**अवशी**—स्त्री. पूर्वेरात्र; प्रदोषसमय; तिनिसांज. अवस पहा. 'मग अवशीची प्रहरात्र गुदरलियावर गुप्तपणे हत्तीच्या घांटा काढून, डेरेदांडे पाहून झाडून निघाले।'—भाव ११९. [ प्रा. आओस; म. अवस ]

**अवशी, अवशीस**—क्रिवि. पूर्वेरात्री.

**अवशेष**—पु. १ बाकी; शिल्लक; शेष; अवशिष्ट; उरलेला भाग. २ राहिलेली रक्कम किंवा संख्या. [ सं. ]

**अवश्य**—वि. अनिवार्य; दुःसाध्य; वश न होणारें; न टळणारें. [ सं. अ+वश् ]

**अवश्य, अवश्यक**—क्रिवि. १ आवश्यक बदल चुकीने उपयोग; जरूर; खचित; खात्रीने; खास; अलम्बत; निःसंशय; अगत्य; निखालस. २ कोणेकाने सांगितलेल्या गोष्टीच्या अंगीकाराचे द्योतक, संमतदर्शक होय, बरे या अर्थी अवश्य. [ सं. अ+वश् ]

**अवश्यक**—वि. जरूरीचा; अगत्याचा; आवश्यक पहा. [ सं. आवश्यक ]

**अवश्यकता**—स्त्री. जरूरती; अगत्य; अवश्यबुद्धि. [ सं. आवश्यकता ]

**अवश्यबुद्धि**—स्त्री. आस्था; अगत्य; कळकळ; आसक्ति; अपेक्षाबुद्धि; आवड; अमुक गोष्ट अमुक कार्यार्थे आवश्यक आहे अशी समजूत. [ सं. ]

**अवश्यभावि**—वि. खचित—खास होणारें; खात्रीचे; खचित; निश्चित; अचूक. [ सं. अवश्यं+भू=भावि ]

**अवश्यमेव**—क्रिवि. खात्रीने; जरूर; अगदीं खचित—खास; अवश्यच; निःसंशय; निखालस. [ सं. अवश्यं+एव ]



**अवष्टब्ध**—वि. १ प्रतिबद्ध; अडविलेला; थांबविलेला; थोपविलेला; अडथळा केलेला. २ (शब्दशा: व. ल.) आधार दिलेला; तोलेलेला. अवष्टम्भ पहा. [ मं. अव+स्तब्ध ]

**अवष्टम्भ**—पु. १ अडथळा; अटकाव: खोळंबा, हरकत. २ टंका: आधार; आश्रय; आसरा ३ (ल.) कृपादधि; दया; हिमाईत; मदत; पाठिंबा. ४ अहंकार; गर्व. आढ्यता. 'येर अवष्टम्भु जो आपवा । तो आरूढोनि मद्भावा ।' -ज्ञा १८.१६२२. ५ अष्टसात्विक भावांच्या उर्मी, फुंज. 'आपण पां करुनि स्वष्टंभु । बुझाविला अवष्टंभु । संजय तेणे ॥' -ज्ञा १८.१६२२. ६ मयावरोध. [ मं. अव+स्तंभु ]

**अवस**; **औस**—स्त्री अभावाच्या. [ अभावाच्या, अभावशी ] .  
**अवसेस** ( **औसेस** ) **पुनवेस येणें-घडणें-कड्यांतरी** प्रसंग-वशात् येणें-घडणें; एखाद्या वेळीं, अधूनमधून येणें, अनिश्चितपणें येणें; अवसेपुनवेला येणें.

**अवस**, **औस**—स्त्री १ राज्याचा-मध्यरात्रीचा पूर्वीचा भाग. 'न म्हणे अवसी पाहाटी ।' -ज्ञा १३.२९. २ पडाट; उप.काल: अरुगोदय. नेहमीं सप्तमीत प्रयोग. अवगपडाट असा सामासिक शब्द रूढ आहे. ( कि० करणें ). अवशी पहा [ म. उवसि: प्रा. आओस=प्रदोषसय ]

**अवसति**—क्रि. अकस्मात्; अवस्तुक. एकाएकी. [ सं. आत्मन+स्वत:; म. आपस=आपोआप ]

**अवसर**—पु. १ रिकामा वेळ; अवकाश; फुरसत. २ योग; संधि; प्रसंग; वेळ; काळ. 'अवसर मदनाला तोच अत्यंत फावे ।' -साहू २.६४. 'चितित होतों चित्तीं तेरा वषं सदा अवसरा ज्या ।' -मोभीष्म १.५७. ३ योग्य काळ; योग्य वेळ, समय: सोईस्कर वेळ ( कोणत्याहि कार्याची ); हंगाम. सामाशब्द-भोजनावसर; स्नानावसर; पूजावसर. ४ संचार: वारें; घुमारा. 'मनुष्याच्या अंगांत अवसर येतो ।' -न्यायप ४४९. 'दुसऱ्या दिवशीं श्री वेताळाचा अवसर येत असे' -भारतमित्र ( फेब्रुवारी १९२५, पृ. ३०. ) [ म. अव+स ] **माता**—स्त्री. अंगांत येणारी जाण्ट देवता. 'अवसरमाता चोपडाई करी धांवणें ।' -ऐपो ३३४.

**अवसरणी**—स्त्री. १ आकाशवाणी. 'अवसरणीवाचा झाली ।' -चसा ६३. २ एखादा विचार किंवा व्रत करीत असतां दुसऱ्याचे साहजिक बोलणें ऐकून, ते शब्द आपल्या मनातील विचारास लागू करून घेऊन, व आपल्या मनातील कार्यास जोडून शंका निवारण किंवा अनुमान किंवा तदनु रूप वर्तन करतात ते शब्द. ३ लौकिक वार्ता; भाक्ति; होरा. ( कि० काढणें; निघणें ). [ मं. अवसर+वाणी किंवा अशरीरिणी ]

**अवसरणें**—अक्रि. ( ना. ) झुरणीस लागणें; खंत घेणें. 'मुलांची आई जर गांबाला गेली तर तिचे पश्चात् मुलें अवसरतात. ' [ सं. अव+स ]

**अवसरी**—स्त्री. १ अडचण; अडथळा; हरकत; शंका. 'पहावें दिवें तंववरी । द्दितीं न संडी दीप जरी । तरी कें आहे अवसरी । देखावया ॥' -ज्ञा १८.१०४४. 'माझी अवसरी तें फेडीं । विजयाची सांग गुडी ॥' -ज्ञा १४.४१०. २ अभाव, उणीव. 'पै मानरीचि जरी । अहिंमेची अवसरी । तरी कैची बाहेरी । वोसडेळ ॥' -ज्ञा १३.२९७. ३ अवकाश; जागा; अवस्थिति; स्थान. 'अनुभव हा ठाव वरी । आपुलीचि अवसरी ॥' -अम ५.६२. [ सं. अव+स ]

**अवसरी**—पु. वेळ दाखविणारा; घड्याळजी. 'इशातु अवसरी । कुवेरु भांडारी । इंद्रुदृष्टपधरी । आंगाजवळी ॥' -शिशु ४९. [ मं. अव+स. अवसर ]

**अवसरी**—न्या—वि. ज्याच्या अंगांत संचारशाला आहे असा; अंगांत आणणारा—झाड, देवकृषी, भगत. [ मं. अवसर ]

**अवसरू**—पु. अवसर पहा. 'साक्षात् ब्रम्ही घडला । अवसरू त्यानें ।' -राम १.२६१. 'तुका अवसरु जाणवितो पुढें । उघडली महाल मंदिरे कवाडें ।' -नुगा ४६३.

**अवसरोचित**—वि. समयोचित; यथाकाल. 'मग अवसरोचित भोगावे । भोग सकळा ।' -ज्ञा ३.१८८. [ सं. अवसर+उचित ]

**अवसांत**—क्रि. एकरुदम; एकाएकी; अकस्मात्. 'पाटीं अवसांत ये चेतो । तै तें अवघेचि होय वावो ।' -ज्ञा ६.६९. [ सं. अवस्तुत: ]

**अवसाद**—पु. १ श्रम; थकवा; ग्लानि; कळमळ. २ औदासिन्य; विषाद; खिन्नता. [ सं. अव+सद् ]

**अवसान**—न. १ अंत: शेवट; समाप्ति; अखेरी. 'हें कार्य आरंभापासुन अवसानापर्यंत निर्विघ्नपणें गेले म्हणजे बरें. ' 'तयापरी जया ज्ञाना । शिवादि तृणावसाना । इया भूतव्यक्तिभिन्ना । नाडळती ॥' -ज्ञा १८.५३१. 'त्या ध्यानांचे परिस अवसान । चतन्यघन पावावें ॥' -एना १३.९७. आदि-मध्य-अवसान असा वाद्-प्रचार. 'आठवतंस तुझ्या प्रत्रीं । आदि मध्यावसानक ॥' -गुच ४.२. २ ( ल. ) मृत्यु, मरण; नाश. 'वैद्यांचे कार्य काय अवसानांनीं ।' -सोमीष्म ११.१४९. ३ खंड; विराम; तहकूबी; विश्रांति; खाडा; अवसाय. 'एकसारखें काम केलें पाहिजे, मध्ये अवसान घेतां नये. ' 'नाट्युनि उह पायांचें चिंतन । अवसान तें क्षण नाही मधीं. ' -नुगा १५९. ४ ( संगीत ) विराम; विश्रांतिस्थान, विरामचिन्हें, खुणा ( पदांवर ). ' म्हणतांना अवसानावर दम घ्यावा मध्ये घेऊं नये. ' ६ धैर्य; हिंमत; धाडस; मनोधैर्य; प्रसंगावधान; आवेश; दम; धमक; उत्साह; हिऱ्या. 'परि हें अनावर आवरितां आवडि । अवसान तें घडी पुरों एकी देत नाही ॥' -नुगा ४५८. ( कि० धरणें, खचणें, सुटणें, गळणें, फुटणें. ) ७ जोर; शक्ति; सामर्थ्य; प्रयत्न; परिश्रम; ताण; ओढ; नेट; कष्ट; भर; शक्तिप्रयोग; दम.

‘तू दमला असल्यास बेस, मी एक अवसान मारतो.’ ‘या मता-  
वर श्रीधरपंत वारंवार फार अवसान देतील.’—आगर ३ १४३.८  
ऐनवेळ; ऐनप्रसंग; आणीबाणीची वेळ; अडचणीचा प्रसंग. ( किं०  
साधणें—संभाळणें ) ‘पाऊस पुष्कळ लागून अवसानीं घालवितो त्या  
पेक्षां अवसाणें सांभाळून थोडा थोडा जरी लागला तरी पुंर.’ ९ संधि;  
प्रसंग; योग. १० आवेश; उस्ताहाची घटका; विकाराची उत्कटता;  
मनोवृत्तीचा श्लोभ; माज; मस्ती. ११ खोटा डौल, आव. [ सं.  
हिं. अवसान, औसान ] अवसानांत येणें—असणें—आटोक्यांत  
आवाक्यांत असणें. अवसानांतून जाणें—सामर्थ्याबाहेर, आटो-  
क्यांतून जाणें; हातांतून निसटणें. अवसान तुटणें—धीर खचणें.  
‘ही बातमी ऐकून सर्वे मगट्यांचे अंधं अवसान तुटले.’—स्वप २७

**अवसानघातकी**—वि. आगीबाणीच्या वेळीं निराश कर-  
णारा; पाहिजे त्या वेळीं काम न करून घात करणारा; गरजेच्या  
वेळीं उपयोगी न पडणारा. म्ह० अवसानघातकी महापातकी [ सं. ]

**अवसानी**—वि. प्रसंगावधानी; प्रसंगी उपयोगी पडणारा;  
आणीबाणीच्या वेळीं तत्पर, सिद्ध असणारा; ‘परिष्ठवान. [ सं. ]

**अवसाफ**—स्त्री. स्तुति; प्रशंसा; देणग्या. [ अर. असफ् अव. ]

**अवसाव**—पु. ( व. ) दरारा; धाक; खयाती. ‘त्याचा अवसाव  
असा होता कीं गाभगी गाभ टाकी.’ [ अर. अवसाफ ? ]

**अवसाय**—पु. १ बंद होणें; उपरम; विराम; थांबणें. २ अंत;  
शेवट; अखेरी; समाप्ति. [ सं. ]

**अवसार**—( काव्य ) वेळ; प्रसंग; योग. अवसर पहा. ‘कानाडी  
ओढुनि ते अवसार ।’ [ अवसर ]

**अवसी**—अवशी पहा.

**अवसुती**—वि. १ गर; भलतेंच; अव्यवस्थित; विस्कळित;  
सैल; गोंधळलेले; घोटाळ्याचें ( काम, कारागिरी ). २ ओंबडधोबड  
किंवा अडमुटेंकाम करणारा; अडाणी; अजागळ; गोंधळ्या ( माणूस ).  
[ सं. अव+सुत्र ]—त्या—पु. अवसुती माणूस; अडाणी इसम.

**अवसूद**—वि. नेमस्त; प्रमाणशीर; वेताचा; मर्यादित. [ अर.  
औसूत=मन्थम. ]

**अवसृष्टा**—स्त्री. अवस्था; स्थिति. ‘कैसी अवसृष्टा भूतळीं  
वाडू पातां ।’—शिशु १७१. [ सं. अवस्था ]

**अवस्ता**—स्त्री. दुरवस्था; वाईट अवस्था या अर्थी. ‘झाडीन  
अवस्तेचें विष ।’—उषा ७. ‘मनोगत राखोन जातां । परस्परें  
होचे अवस्ता ।’—दा १३.१०.२८. [ सं. अवस्था ]

**अवस्तां, अवस्तू, अवस्तुक, अवस्थ, अवस्था**—क्रि.वि.  
१ एकदम; एकाएकी; अकस्मात्; गैरसावध अस्तां. २ एकंदरीनें;  
पूर्णपणें; अगदीं; कधींहि; चुकून देखील; विलकूल. ‘हा मजशीं अ०  
बोळला नाही.’ अवस्तुक रुडाळी. [ सं. अवस्तु, अवस्तात् ]

**अवस्तु**—न. १ नास्तित्व; वस्तुचा अभाव. २ अवास्तवत्व;  
खोटेपणा; भ्रामकपणा; शुकपणा; पोकळपणा. [ सं. अ+वस्तु ]

**अवस्तुत**—क्रि.वि. ( कों. ) अवस्तां पहा.

**अवस्था**—स्त्री. १ स्थिति; दशा; प्रसंग; प्राप्त काळ; हवाल.  
२ उत्कंठा; आवड; चटका; चिंता; काळजी; हुशुर; आशा;  
छंद; वैध; नाद; तन्मयता. ‘येरीकडे राजकुमारी । अवस्था लाग-  
लीम भारी ।’—एरुव ५.४३. ‘भक्तप्रेमाची देवासी होय अवस्था ।’  
—मप्र ९.१७. ‘तुका म्हणे त्याचें न कळे अंतर । अवस्था ते फार  
होते मज ।—तुगा ५९८. ‘आजि अवस्था लागली मानसी ।’  
—दावि २३८. **०चतुष्टय**—न. मानवी आयुष्याच्या चार अवस्था,  
पर्याय, काल ( बाल्य, पौगंड, तारुण्य, वार्धक्य; किंवा बाल्य,  
तारुण्य, मध्य, वृद्ध ) ०त्रय—न. १ जागृति, स्वप्न, सुषुप्ति. ‘अव-  
स्थात्रय तिन्ही लोक ’—ज्ञा १८ १३००. २ बाल्य, तारुण्य,  
वृद्धत्व. ३ सात्विक, तामस व राजस, अशा अवस्था. ‘किबहुना  
अवस्थात्रया । हे अधिग्रान धनंजया ।’—ज्ञा १८.३२०. —गीर १५५.

**०द्वय**—न. मानवी जीवित्याच्या दोन अवस्था. १ पूर्ववस्था ( बाल्य,  
यौवन ) व उत्तरवस्था ( प्रौढता, वार्धक्य ). २ जागृतावस्था व  
सुषुप्त्यवस्था; जागृति—निद्रा. ३ आयुष्याच्या दोन स्थिती; सुख  
दुःख. [ सं. ]

**अवस्थातांत**—वि. मानवी जीवित्यांतल अवस्थांच्या पलीकडे  
गेलेला; मुक्त; ब्रह्मामध्ये विलीन झालेला. [ सं. ]

**अवस्थान**—न. १ राहण्याची जागा, ठिकाण; वसतिस्थान;  
वास. २ राहण्याची, असण्याची रीत. ३ पदार्थाची स्थिति; पद.  
४ अस्तित्व; वसती; गुप्तवास. ‘न करितां मंथन । कात्रीं अवस्थान ।  
जेंम वं हुताशन । सामर्थ्यांचे ।’—अमृ ७.५९. [ सं. अव+स्था ]

**अवस्थापणें**—मक्रि. ठेवणें. ‘लीलेनें द्विडभांचा न मदअव-  
स्थापिता महात रणी ।’—मोभीधम २.२. [ सं. अवस्थापण ]

**अवस्थाभेद**—पु. जीवात्म्याच्या निरनिराळ्या अवस्था;  
जागृति, स्वप्न, सुषुप्ति या तीन अवस्था: पहिली विष्णूची व सत्व-  
गुणाची, दुसरी ब्रह्मदेवाची व रजोगुणाची, तिसरी शिवाची व तमो-  
गुणी. ह्यांना अनुक्रमे विश्व, तैजस व प्राज्ञ अशाहि संज्ञा आहेत.  
यांखेरीज तुरिया व उन्मनी अशाहि दोन अवस्था आहेत. अवस्था  
पहा. [ सं. ]

**अवस्थित**—वि. १ स्थल—कालव्यापक; वास केलेला; राहि-  
लेला; थांबलेला; वसवलेला. २ स्थिर; घट; बळकट; मजबूत; पक्का.  
३ अकस्मात शब्दाबद्दल चुकीने वापरतात. [ सं. ]

**अवस्थिति**—स्त्री. १ राहणें; वाम करणें; मुक्काम करणें;  
नांदणें. २ वसतिस्थान: राहण्याचे ठिकाण; स्थान; स्थळ; स्थिति;  
अवस्था. [ सं. ]

**अवस्व०**—पु. वेळ; प्रसंग; क्षण; अवसर पहा. 'प्राणु नाही तिचे अवस्वरी।'—उपा ४३. [गं. अवसर अप.]

**अवहार**—पु. १ एकत्र जमविणे, गोळा करणे; गुंडाळणे. २ उपसंहार; समारोप. ३ तहकूची; खंड; (युध्दादिकांचा) मुदतीचा-तात्पुरता तह; सावधिक संवि. (इं.) आर्मिस्टिस, दुस. ४ मोठ्या सैन्याचा आळा-पसारा, [सं. अव+ह]

**अवहित**—वि. हजर; तत्पर; सावधान सादर; अवधानी; लक्ष दिलेला. [सं.]

**अवहित्य (स्थान)**—न (नृत्य) एकावाजूकडील फटी, पार्श्वभाग व जगा किंचित उजवा करणे, एक हात लताख्य करणे, दुसरा हात नित्याचे बाजूत गोंडणे, उजवा पाय किंचित तिरकस व डावा पाय मागे ओढून सम ठेवणे. पतीची वाट पहाणे, सीला, विलास वगैरे भाव दर्शित करण्याच्याविळी अशा स्थानाचा अंगीकार करतात. [सं.]

**अवहित्य (संयुतहस्त)**—पु (नृत्य) शुभ्रुंड हात वक्षःस्थळासमोर अंचित करून ते हळू हळू अयोमुख करणे. [सं.]

**अवहित्या**—स्त्री १ शरीरावर हृदिआदि विकार-भाव हगोचर होत असता ते वळेच लपवून ठेवणे; खरे रूप झांकून ठेवणे; आकारगोपन. २ कपटी व्यवहार; ढोंग. [सं.]

**अवहेलणे**—उक्ति. हेटाळणी करणे. 'द्विजाची मर्यादा तदरप अवहेल्येच न शके'—रासह ५. ७०. [सं. अव+हेलन]

**अवहेलन-ना**—नस्त्री. (विरु.) अवहेलणा-हेटाळणी; अंहेर; तिरस्काराची-अपमानाची वागणूक; अन्याय; अप्रतिष्ठा. [सं.]

**अवळ**—वि. १ घट; गच्च; आवकून वसणारे; अटस. २ अरुंद; बागीक; आंचित; आंबुड; संकुचिन (गळा, मनगट, नळी). [सं. आ+वळ]

**अवळ**—वि. (सा.) चांगले; वरे; उत्तम (गोष्ट). [अर. अवळ]

**अवळकटी-टी, अवळकाटी**—स्त्री वाळलेले आवळे; सुकून ठेवलेले आवळ्याचे तुकडे. [सं. आमलक+काष्ट]

**अवळका**—न. अपयश. 'अवळका करुनि संवटी विट्टून जाये।'—भाए ३६५ [सं. अ+वळ]

**अवळचवळ**—क्रि. (कर. बायकी व कुण.) अर्धवट, अपूर्ण-अर्धस्थितपणे चान्न. 'विडा अवळचवळ खातोस, त्यानें तोंड रंगत नाही.' [सं. अर्ध+चर्वित; चवळ द्वि.]

**अवळणे**—जकि. १ आक्रमणे; आकुंचित होणे; आंखूड होणे. २ हट होणे; घट होणे; खाली बसणे. (चिखलांत बांधलेली इमारत, चित्रा नक्षत्रांतील पावसाचे भिजलेली जमीन). ३ गच्च बसणे; आवळणे (दांत, हिरड्या). ४ भरून येणे; दाणेणे; रसरसीत, अरदार होणे (वेळेवर पडलेल्या पावसामुळे येणारे पीक). ५ लह

होणे; अंग भरून येणे; गुंथगुंथीत होणे (रोड जनावरास चांगले खाद्य मिळाल्यामुळे जनावर, गरिबाची स्थिति सुधारल्यामुळे माणूस). वरील कांहीं ठिकाणी सकमेकहि उपयोग करतात. [सं. अव, आ+वळन]

**अवळणे**—उक्ति. १ घट बांधणे-करणे; आवळणे; मजबूत बसविणे; ताठ आडणे. २ गच्च दावणे; जोराने पकडणे. ३ रगडणे; दावणे; चुरणे (अवयव). ४ आवकून धरणे; घट मिटणे (मूठ). ५ लुबाडणे; बळकावणे; जबरदस्तीने ताबा घेणे; हिसकावून घेणे; काबीज करणे. 'अरवांनीं किळा अवळला.' ६ फौजेचा व्यूह रचून तयार होणे. आवळणे पहा. [सं. आ+वळन]

**अवळबंधा**—स्त्री. निवारण; मनाई; आकलन; नियमन; नियंत्रण, दाव; यवसणी (किं० करणे, लावणे, मांडणे, होणे). [अवळणे व बांधणे. सं. आ+वळ+बंध]

**अवळसर**—वि. १ किंचित, कांहींस घट; मजबूत. २ किंचित घारीक; अरुंद; चिचोळे; किडकडीत [अवळ+सर]

**अवळसरा**—वि. आवळ्यासारखा; खडे असलेला. —पु. गंधकाचा एक प्रकार; खड्यागंधक. [आवळा+सरा=सारखा]

**अवळा**—पु. १ आवळा; एक तुरट फळ. २ समईच्या उम्या दांड्याला असणारे वाटोळे वेडे. —**ळ्याची मोट**—स्त्री. तात्कालिक फायद्याकरितां एकत्र जमलेल्या लोकांचा समुदाय, गट, टोळी. म्ह० १ अवळा पिकायचा नाही, समुद्र सुकायचा नाही. =घडण्यास अशक्य अशा गोष्टीबद्दल म्हणतात. २ अवळ्याची मोट बांधणे=(आवळे एकत्र बांधता, जुळवितां येत नाहीत, ते निसटून जातात, यिवारून अशक्य गोष्ट करू पाहणे. ३ अवळा वेडून कोहळा (किवा बेल) काढणे=गोड्याचा बराच फायदा मिळविणे. आपण थोडे देऊन दुसऱ्याकडून अधिक घेणे; थोड्या मोबदल्यावर पुष्कळांची आशा करणे (चे) **अवळे उग्रडणे**—मोठा राग काढणे; अपशब्दांचा भडमार करणे; टोकणे; तुकळणे; फाडून खाणे (अवळकाटी करतांना अवळे उकळतात त्याप्रमाणे) **अवळ्या एवढे पूज्य**—न. पूण अभाव; क्षुण्य **अवळे शिजणे**—(कर.) पाचावर धारण बसणे; धारणे. [गं. आमलक; प्रा. आमल-ग-य; हिं. आमला, आवळा; वं. आम्ला; गुज. आवळां; फा. आमल्ल; अर. अमल्ल; पंजा. आवळा; लॅ. फिन्थ्यम अंब्लिका.]

**अवळा अवळी**—स्त्री बांधाबांधी; आवराआवरी; सैन्याची कूच करावयाच्या वेळची, किवा प्रवासास जाण्याची तयारी. [सं. आ+वळ द्वि.]

**अवळी**—स्त्री. अवळ्याचे झाड; याचे दोन प्रकार आहेत—एक रायआवळी व दुसरी कृण आवळी. पहिलीचीं पाने बदामी आकाराचीं दुहेरी असतात. फळास करमन्या मण्याप्रमाणे करवे असतात. हे फळ फक्त खाण्याच्या उपयोगी असते. दुसरीचीं पाने शमीच्या

पानासारखी असतात; फळ सुपारीयेवढे व आंबट असते; हीं फळे कार्तिकांत येतात व माघ महिन्याच्या सुमारास पक्की होतात. पक्क्या अवळ्यांचा मोरावळा करतात. तो पित्तशामक आहे तसेच अवळ्यांचे लोणचे करतात. अवळीच्या सालीपासून कात होतो. शिवाय सालीचा कातडी रंगविण्यासहि उपयोग होतो. सुकलेले अवळे (अवळकाठी) औषधी आहेत. हिरडा, बेहडा व अवळकाठी यांचे चूर्ण करतात, त्यास त्रिफळा म्हणतात. अवळीचे लांकूड पाण्यांत टिकाऊ असल्यामुळे विहिरीच्या कामी त्याचा उपयोग करतात. [सं. आमलक्री] ०भाजन-न. कार्तिक शुद्ध चतुर्दशीस कृष्ण आवळीच्या झाडाखाली देवतासमाराभनेनिमित्त केलेले जेवण.

**अवळीजावळी**—अवळीजावळी पहा.

**अवळ्या गंधक**—अवळसरा पहा.

**अवळ्यांची समई**—श्री. त्रिच्या मथल्या दांड्याचे वंटे अवळ्याप्रमाणे वाटोळे, गेंदेबाज असतात अशी समई.

**अवळ्यांबंब**—वि. अगडबंब; गेले शू; टोंब्या. [आवळा+बंब]

**अवक्षर**—(प्र.) अवाक्षर पहा.

**अवक्षारण**—न. उपनयनांतील एक विधि; गुरूने आपल्या ओंजळीतील पाणी बट्ट्या ओंजळीत घालणे व ओंजळ घुणे. [सं.]

**अवक्षिप्त**—वि. खाली टाकलेला; फेकलेला. [सं अव+क्षिप्]

**अवक्षेपण**—पुन. १ खाली टाकणे; फेकणे. २ (ल.)टोमणा; व्याजस्तुति; औपरोधिक भाषण. मर्मा भाषण. [सं.]

**अवज्ञा**—श्री. आज्ञाभंग; अनादर; अवमान; निरस्कार; अपमान; हेळणा. (क्रि० करणे). 'जे सामान्यत्वे लेखिता। अवज्ञा करून देखिता।'—ज्ञा ३.१९५ 'पितृवचनी घडली अवज्ञा अविचार। कुटिल कुचरवादी निया।'—तुगा २२६०. [सं. अव+ज्ञा]

**अवज्ञात**—वि. अनाराने-तुच्छतेने वागविलेला. ज्याची अवज्ञा केली आहे असा. [सं. अव+ज्ञा]

**अवा**—पुं. विरु. आवा. १ कुंभाराची भट्टी. २ भाजावयाच्या किंवा भाजलेल्या मडक्यांची रास. 'आवा भाजलियावर। चेऊनि जाई सत्वर।'—अवि ९.१७०. ०लुटणे—भाजलेल्या मडक्यांची रास करून तिचे पंचोपचारें पूजन करून सुवासिनीकडून लुटविणे. (अ) ०उत्तरणे—१ मडक्याची भट्टी नीट भाजून निघणे. २ स्वतःचीं सर्वे मुले जयून प्रौढदशेस येणे. ३ उपाय सफल होणे. म्ह० ज्याने न पाहिला अवा त्याने पाहिला दिवा=अशक्यगोष्टी सांगणे. [का. आवि=कुंभाराची भट्टी. तुल० सं. आपाक; हिं. आवा]

**अवा**—श्री. १ आवा; बाई; अवाजी पहा. २ राख; ठेवलेली स्त्री; रक्षा. ३ रंडी; वेड्या; व्यभिचारी स्त्री. [का. अवा=व्व=आई, आजी, पोक्त बाई. कु. आवा. तुल० सं. अवा]

**अवाई**—श्री. १ आवई; कंठी; लोकवार्ता; मुमका; वार्ता; खबर; गप्प; बोलवा; बातमी. 'जनि वनि पसरे राक्षसीची अवाई'—आपू ४२. म्ह० तवाई पुरवते, अवाई पुरगत नाही २ प्रसिद्धि; प्रख्याति. 'धर्मराज श्रीमंत धन्याची त्रैलोक्यामध्ये अवाई'—ऐपो २०२. ०पडणे—बातमी पमरणे 'मोठे वक्षीस मिळेल अशी अवाई पडल्यावर वक्षिमाचे लालचीने जिकडून तिकडून तमाशेवाले आले.'—नि १४८. 'अशी लोकांत जिकडे ति ळडे अवाई पडली पाहिजे'—तोवें ५०. [सं. आ+ई. प्रा. आव=येणे; हि. आवाई]

**अवाईतवाई**—श्री. संकट 'अवाई तवाई शिपाई लोकांवरी येऊन पडतच आहे.'—ख ७.२२४६. [सं. आपू; प्रा. आवई=संकट; फा. तवाही=नाश]

**अवाकू**—क्रि.वि. खाली: अद्यप्रदेशाकडे; सामाशब्द-अवा-टमुख, अवाभवदन=लज्जत, खिन्नवदन=खाली तोंड असलेला. [सं.]

**अवांकणे**—अक्रि १ विचार करणे; मनन करणे; मनांत आणणे; चिंतन करणे. २ कांकू करणे; डगमगणे, आशंकणे. ३ योजणे; वेत करणे. हेतु असणे. 'मनांमाजि अवांकले सर्वे कांहीं।'—राक ४.२. 'आम्हीं यंदा लम करायस अवांकले होते परंतु घडले नाही. ४ अंदाज करणे; अटकळ करणे; कल्पना होणे; तर्क बांधणे. 'हा लाख रुपयांचा धनी आहे असे मला अवांकत नाही.' [सं. अव+अंक; अवांका]

**अवाकणे**—अक्रि. (तु.) अति पिकणे; अतिक्रमणे; [अविकणे]

**अवांका**—(विरु.) अवांका पहा. —पु १ सामर्थ्य; शक्ति; ताकद; धैर्य; हिंमत. अवसान. 'विप्र सुंदर नेटका। परी कोडमुखी देखा। तरी तो जाणावा अवांका। सर्वे व्यर्थ ॥'—व ६१०. ३ आटोका; कवजा; आक्रमण; पकड; डाव. 'तो माझ्या अवांक्यांत आला म्हणजे पाहून घेईन।' ३ धारणा; अटकळ; धोरण; मनाची गति; आकलन. ४ अभिप्राय; समज; कल्पना; तर्क; अटकळ; संभवनीयतेचा विचार—दृष्टि. ५ आकार, विस्तार [सं. अव+अंक]

**अवांग**—न. (शरीराचा) नाजूक भाग; मर्मस्थान. (क्रि० अवांगी लागणे, पडणे, मारणे). [सं. अव+अंग]

**अवागणे**—अक्रि. (कु.) वाईट मार्गास लागणे. [सं अव+वागणे]

**अवाची**—श्री. दक्षिण दिशा. [सं.]

**अवाचीन**—वि. दक्षिणदिशेकडील-संबंधी. [सं.]

**अवाचैसवा**—व्यासवा—क्रि.वि. अतिशय; लांबलचक; प्रमाणाबाहेर; वाटलतितकें; भलतें; जास्त; अवाढव्य. 'गोकुलला अवाचैसवा गोष्टी सांगण्यांचे अति वेड आहे.'—प्रेमकन्यास. 'जाजारांत माल थोडा आणि मागणी फार; अशी स्थिति पाहतांच

व्यापाय्यांनी कापसाचा भाव अ० वाढविला. ' ( कि० बोलणे, खाणे, वाढणे, खर्च करणे ) . [ सं. सपाद. प्रा सवाय=सवा द्वि. ]

**अवाच्य**—वि. १ उच्चारण्यास-सांगण्यास कटिण, अयोग्य; बोलण्यास अयोग्य. 'अवाच्य ते टाळी । जीभ चि गा ।'—ज्ञा १४.२०९. 'तुम्ही जरी अवाच्य व्हाल । तरी हा विप्र तत्काळ जाईल.'—जे ८७.११. २ अवर्णनीय; वर्णन करण्यास कटिण; अकथनीय. ३ विरुद्ध बोलतां न येण्यासारखें; अनिय. [ सं अ+वच ]

**आवाज-द्वार-गी**—आवाज पहा.

**आवाजवी**—वि. गैरबाजवी; अयोग्य. [ अ+वाजवी; अर. वाजिव्=जरूरीचें, योग्य, अगत्याचें ]

**आवाजी**—स्त्री अवा; सूद्र स्त्रीला सन्मानार्थी बोलावण्याचें संबोधन (वाई, आजी याप्रमाणे). [ का. अन्वा+जी ]

**आवाट**—नि. आड मार्गाने जाणारा. [ सं अ+वर्त्मन=वाट ]

**आवाटा**—पु. (कर्ना.) (मालकीची) मर्यादित केलेली जागा; ओटा. [ ? ]

**आवाड**—न. घराभोंवतालची बंदिस्त जागा; आवार; अंगण; पटांगण; परसु. [ सं. आवार ]

**आवाडाव**—स्त्री. १ अमार्गी, कुमार्गी वतन; सैन्याचा-लुटा-रुंचा हद्द; त्यांनी केलेली नासधूस, जुलूम, जबरदस्ती, जाळपोळ. २ खोडसाळपणाचें कृत्य; लहान मुलांच्या खोड्या. ३ अटोका; पकड; मिठी (सप्तमी विभर्णित प्रयोग). 'हा माझे अवाडावांत आला म्हणजे मी मारीन.' [ अ+वाट+डाव=अलत्या मार्गाने जाणे. आव=कवजा+डाव ]

**अवाडू**—वि. वाव, रीघ नाही असे. 'त्यागा भोगा होय अवाडू'—भाए १४१. [ अवाट ]

**अवाढवा**—वि. अवाडाव अप. 'मुलखांत अवाढवी सर्वथा होऊं न थावी'—सराभा ३७.

**अवाढव्य**—वि. फार मोठें; विशाल; अचाट; फार विस्ताराचें; राक्षसी; अयंकर; विपुल. ( इमारत, शरीर, जंगल, ओबड धोबड मोठा पदार्थ, वस्तु ). [ सं. अव+वृथ; प्रा. वृथ=वाढणे ]

**अवात**—वि. निर्वात; निर्वात. —न. १ शांतता; निर्वातता. [ सं. अ+वात. ] २ मोठें वादळ; जोराचा वारा; तुफान. ३ एकाएकी प्राप्त झालेले मोठे संकट—अरिष्ट, आपत्ति. [ सं. अव+वात ]

**अवांतर**—वि. १ इतर; दुसरा; बाकीचा; उरलेला ( भाग, संख्या ). २ मुख्य विषयाला सोडून; किरकोळ. 'मालती मग अवांतर कांहीं बोलू लागली तों काकू वर आल्या.' ३ गौण; अनिश्च-यात्मक; विवक्षित सदरांत, प्रकारांत न येणारा; किरकोळ. 'चाक-रीचे शोभर रुपये येतात अवांतर शोभर रुपये मिळतात.' ० प्राप्ति—स्त्री. किरकोळ मिळकत; आड मिळकत. ० कार्य—न. निराळें काम; किर-

कोळ काम ० खर्च—पु. आडखर्च. ० भोजन—न. पाहुण्यांना, अति-थीना भोजन; कुटुंबातील माणसांशिवाय इतरांना भोजन घालणे. [ सं. अव+अंतर ]

**अवाप्त**—वि. १ मिळविलेला; संपादन केलेला; ज्याने मिळविले आहे असा. ० काम—वि. ज्याची इच्छा तूस झाली आहे असा. 'श्रीकृष्ण अवाप्तसकळ काम ।'—एमा १.२९६. [ सं. ]

**अवासि**—स्त्री. मिळकत; लाभ; संपादनक. सामाशब्द—सुखा-वासि; दुःखावासि; आनंदावासि, मोक्षावासि. [ सं. अव+आप् ]

**आवार**—किंवि. (कु.ग.) अलीकडील किंवा जवळच्या बाजूला. 'तवार' या शब्दाचीं योजितात. [ सं. आवार=अलीकडील किनारा, बाजू ]

**आवार**—वि. मोठे; अफाट. अपार. [ सं. अपार; प्रा. आवार ]

**आवार**—पुन प्राकार; आवार पहा. 'अवतां वेदिळा अवाह ।'—उपा ३८. [ सं. आ+वृ ]

**आवारित**—वि. प्रतिकार, अडथळा न केलेले; हरकत न केलेले; अप्रतिबद्ध. [ सं. अ+वृ=प्रतिबंध करणे ]

**आवारू**—न. साधन. 'मोक्षाचें करुनि आवारू ।'—भाए ५२. [ वारू ? ]

**आवारू**—वि. येरू; दुसरा. 'ऐसा न लागे त्याचा पार । मग आवारू जोडूनिया कर ।'—भवि १८.१३. [ सं. अवर=दुसरा ]

**आवाडे**—पु. निवाडा; लवाद निवाडा; पंचांचा निर्णय. [ इं. ]

**आवाडुप्राईश**—पु. इंद्रजी वजनाचीं विशिष्ट परिमाणे; औषध, मूल्यवान् धातू, याखेरीज गूळ, साखर वगैरेसारखे पदार्थ मापा-व्याची जी (वजनी) पद्धति, तिचें कोष्टक. जसे—१६ द्राम=१ औंस. १६ औंस=१ पौंड. २८ पौंड=१ क्वार्टर ४ क्वार्टर=१ हॅड्रेडवेट. २० हॅड्रेडवेट=१ टन. [ इं. फ्रें. अर्वा द पॉइ ]

**आवार्थ**—वि. ज्याचें निवारण किंवा ज्याला प्रतिबंध करता यावयाचा नाही असे; अनावर. [ सं. अ+वृ ]

**आवालीपन्हा**—वि. उच्च पदाचा; पहिल्या प्रतीचा. [ अर. अब्वल+फा. पन्हाह=आश्रय ]

**आवालीमजलत**—वि. पहिल्या प्रतीचा सामर्थ्यवान्. [ अर. अब्वल+मजाल=सामर्थ्य ]

**आवासवा**—अवाचेसवा पहा.

**आवाहक**—वि. (शाप.) वियुत, उष्णता इ० ज्या पदार्थातून वाहत नाही असे (पदार्थ). (इं.) नॉन-कंडक्टिवल. [ सं. अ+वाहक ]

**आवाहन**—आमंत्रण; आवाहन पहा. [ सं. आ+व्हे ]

**आवाही**—वि. (व.) मशागत न करतां लागवड केलेले. अढाळ ३ अर्थे पहा. [ सं. अ+वह् ] ० डांगर—पु. जमिनीची मशागत न करतां, न भेरातां, न लावतां आलेला डांगर—ओपळा.

**आवाळू**—आवाळू पहा.

**अवाक्षर**—न. १ वाचण्यांत, बोलण्यांत, लिहिण्यांत निघालेले भल्ले अक्षर; बोलण्यांत, लिहिण्यांत चुकी—प्रमाद; अशुद्ध उच्चार. २ एकहि अक्षर; शब्द; आवाज; ध्वनि; उद्गार; चकारशब्द (सुग्ध-तेच्या उलट अर्थी). 'एक अवाक्षर तोंडांतून काढायची नाही.' —फाटक, नाटयष्ट्या १. 'तूं दुसऱ्या कोणाजवळ अवाक्षर बोल्लास तर ठार मेलास म्हणून समज.' —उपःकाल. ३ अपशब्द; निंदा-युक्त, अभद्र, शिवराळ, भाषा; दुर्भाषण; शोचटच्या दोन अर्थी नकारात्मक उपयोग. [ सं. अव+अक्षर ]

**अधि**—पु. १ मेंढा. २ कुंपण; वर्ष. 'मृतिदायक सापाची छाया भेका, अर्वांसहि कसापाची.' —मोकृष्णवि ३८.४८. [ सं. अवि-सु; लिथु. अविस्; स्लाव्ह. ओव्ह्ज; लॅ. ओव्हि-सु; ग्री. ओइसु; गॉथिक. अविस्त्र ]

**अधिकर्णे**—अक्रि. उत्तरणे; अतिशय पिकणे; पिकून बिघडणे; नासणे ( फळ ). [ सं. अति+पञ्च ]

**अविकळ**—वि. १ अखंड; संबंध; संपूर्ण. 'तेथे भागवतधर्म हे सकळ। शिक्वे अविकळ अनन्यप्रदा।' —एभा ३.६१४. 'त्रियांचें यालार्गी व्रत सफळ झाले अविकळा।' —कात्यायन व्रत २०. २ व्यवस्थित; निर्दोष. 'त्रिषवण त्रिकाळ। पूजा करितां अविकळ। भजोनि जिकिला कळिकाळ।' —एभा ६.१२१. ३ विकाररहित; स्थिर; दृढ. 'तेस्रीं नाना कर्में करितां सकळ। सदां अविकळ योगिया।' —एभा ८.४३. ४ अव्यंग; ज्याची गात्रे सुदृढ आहेत असा. [ सं. अ+विकळ ]

**अविकार**—वि. विकाररहित; निर्दोष. 'बोळणे जे अविकार। तें सत्य येथे ॥' —ज्ञा १६.१२४. [ सं. अ+विकार ]

**अविकारी, अविकार्य**—वि. १ विकृति न पावणारे; फरक, बदल न पावणारे; निर्विकल्प; नित्यसम. २ नाश, न्हास न पावणारे. ३ (व्या.) अव्यय; ज्यास लिंग, वचन, विभक्ति लागत नाही असा. [ सं. अ+विकार ]

**अविकृत**—वि. १ रूपांतररहित. २ विकार न पावणारा; न बदलणारा. 'व्यक्तीसी अतीतु। आनदि अविकृतु। सर्वरूप ॥' —ज्ञा २.१५०. [ सं. ]

**अविक्रिय**—वि. १ विकाररहित. 'म्हणौनि कैचे अंश अवि-क्रिया। एका मज।' —ज्ञा १५.३३७. [ सं. अ+वि+कृ ]

**अविक्रिय**—वि. अक्रिय; क्रियाशून्य. [ सं. अ+वि+कृ ]

**अविक्रिया, अविक्री**—स्त्री. १ विकार; विकृति; विघाड; दुखणे; अजागीपण; असमाधान. २ किळस; वीट; ओकारी; कंटाळा; शिसारी. [ सं. अ+वि+कृ ]

**अविचार**—पु. अविबेक; विचाराभाव; दुर्लक्ष्य; अज्ञान; वेडे-पणा. —वि. अविचारी पहा. [ सं. अ+विचार ]

**अविचारणीय**—वि. १ विचाराच्या आवाक्या बाहेरचे. 'मग अविचारणीय तें आंगा। षडोनि जाय।' —ज्ञा ६.४६७. २ अशंकनीय; शुद्ध. [ सं. ]

घको. १. २१

**अविचारणे**—अक्रि. अविचार करणे. 'मग सुमती बोले प्रथान। राया बरवें पुढिलें वर्तमान। अश्व धरिला अविचारून। यासी परिहार एक आहे ॥' —जै २३.४१. [ सं. ]

**अविचारशील, अविचारी**—वि. विचार न करणारा; लक्ष न घालणारा—देणारा; अविबेकी; गाफील; असंयमी; तापट. [ सं. ]

**अविचारित**—वि. ज्याबद्दल मनन, विचार केलेला नाही असें; अविचाराच्या ल्हरींतले; पूर्णपणे आकाल्म न केलेले; 'हे एकलौतें चराचर। अविचारित सुंदर।' —ज्ञा १४.११०. 'तेवीं इहामुत्र कामनीय। जे अविचारित रमणीय।' —एभा १४.३५६. [ सं. ]

**अविच्छिन्न**—क्रि. १ निरंतर; अव्याहत; एकसारखे; अखंड; सतत. 'ही श्रुति आम्हांकडे पांचशें वर्षे अ० चालली आहे.' २ तंतोतंत; बरोबर; निवळ; यथास्थित; व्यवस्थितपणे; सुंदर रीतीने. 'यदाचे व्यवहारांत अ० दोन हजार रुपये मिळाले.' —वि. अविभक्त; अनुदित; अखा; संबंध; सगळा. 'सरकारी सभा-सदांचे अविच्छिन्न बहुमत सदैव कायम राहिले' —टि ३.२१६. [ सं. अ+वि+च्छिद्=कापणे ]

**अविट**—वि. (विरू.) अवीट. १ अविकार्य; उत्कृष्ट. न विट-लेले. 'अविट अमळ अनुपम्य अतिभव्य तेज फांकले।' —रेप १६३; 'अविट ज्याची करणी ऐकतां देहप्राण होतो थंडा।' —होला १४. २ सतत कार्य करणारा; न कंटाळातां काम करणारा; दमदार; द्युर. 'बापु गोखले केवढे अविट। म्हणे शत्रुची लागली विट।' —गापो १०४. अवीट पहा. [ अ+विटणे ]

**अविद**—अविध पहा. 'अविदाचे राज्य बेदरी असतां। कागद पाहतां तलाव केली ॥' —तुगा ४४३६. [ सं. अ+व्यध् ]

**अविदग्ध**—वि. मूर्ख; अडाणी; अकुशल. [ सं. अ+विदग्ध ]

**अविद्ययोनी**—वि. अक्षतयोनि; जिला पुरुषाचा संग झाला नाही किंवा जिचा कौमार्यभंग झाला नाही अशी; अनुपशुक्त (विधवा, कुमारी). [ सं. अ+विद+योनि ]

**अविद्य**—वि. अविद्वान; मूर्ख; अडाणी. 'अविद्य सुविद्य न म्हणतां जाण। धरातळीं ब्रह्म ब्राह्मण। त्यांचे करुं जातां छळण। कुळनिर्दळण आवश्यक ॥' —एभा १.३६४. [ सं. अ+विद्या ]

**अविद्यमान**—वि. हजर नसणारा; अनुपस्थित; नाहीसा झालेला; निर्गत; विनष्ट; मयत; अवर्तमान. [ सं. अ+विद्=असणे ]

**अविद्या**—स्त्री. १ विद्या नसणे; अज्ञान; अजाणपणा. 'हे चिदंश अविद्येमुळे आत्मस्वरूप विसरून आपण जीव असें मानून संसारांत पडले.' —शास्त्रीको. २ माया; अवास्तविक गोष्टी खऱ्या मानणे. 'तेथे मायेच्या प्रपंचासच अविद्या ही संज्ञा आहे' —गीर २०८. 'परमात्म्याचीं दोन आवरणे—स्थुलेदह, लिंगदेह—आहेत या कल्पनेच्या मुळाशीं अविद्या आहे.' ०पसारा—पु. अज्ञानाचा

प्रसार, व्याप; मायाजाल; मोहजाल. 'स्त्री केवल अविद्याप-  
सारा.'—**द्योपाधि**—पु. अविद्या—अज्ञान याची उपाधि; अज्ञानरूपी  
आवरण. उपाधि पहा. [ सं. ]

**अविध**—वि. छिद्र, भोक न पाडलेला ( मोर्ती, कान ). —पु.  
मुसलमान; यवन; म्लेंछ; मुसलमानाच्या कानास हिंदूप्रमाणे भोंके  
पाडलेली नसतात म्हणून. ( सामा. ) अहिंदु. [ सं. अ+व्यध् ]

**अविधवा**—स्त्री. जिचा नवरा जिवंत आहे अशी स्त्री; सुवा-  
सिनी; सवाष्ण. [ सं. अ+वि+ध्व ] **नवमी**—स्त्री. भाद्रपद शुद्ध नवमी;  
या दिवशी पिता जिवंत असून माता मृत असेल अशा गृहस्थानें  
श्राद्ध करावयाचें असतें. हें श्राद्ध संधिदक करावें. माता मृत असून  
पुढें काहीं दिवसांनी पिता मृत झाल्यास हें अविधवा नवमी श्राद्ध  
करूं नये असें काहीं म्हणतात. —धर्म २.

**अविधि**—पु. नियमाचा—विधीचा अभाव; शास्त्रविरुद्ध वर्तन;  
स्वैराचार; धर्मबाह्य आचार; अनाचार. 'रुक्मिण्या म्हणे लम लावूं-  
नियां । मग कन्या नेऊं अंबालया । राजा म्हणे पुल्लभम टाकोनियां  
अविधि केवि करावा ।'—हृ २३.२३८. —वि. अव्यवस्थित;  
विधिपूर्वक न केलेले; अशास्त्र. —क्रि.वि. अशास्त्रीतीर्तने; अव्यव-  
स्थितपणे. [ सं. अ+विधि ]

**अविधी**—वि. मुसलमानी; यावनी; अहिंदु; विधर्मी ( अम-  
दानी ). [ सं. अ+व्यध् ]

**अविनय**—पु. उद्धटपणा; दांडगेपणा; मस्तवालपणा; विनया-  
भाव. —वि. उद्धट; मस्त; उर्मट; हट्टी; गर्विष्ठ. [ सं. ]

**अविनाश**—पु. नित्यत्व; शाश्वतता; नाशाचा अभाव; अन-  
श्वरत्व. —वि. नाशरहित असा; शाश्वत; नित्य; अनश्वर. 'पाहतीं  
मज अविनाशातें । तरी कैचा दिसे ।'—ज्ञा ९.१५२. [ सं. अ+  
वि+नश् ] **पद्**—न. मोक्ष; कैवल्य. 'या देहाचेनि साधनें । अवि  
नाशपद पावणें ।'—एभा ९.२८१. **भाष**—पु. नित्यत्वबुद्धि;  
अविनाशी आहे असा समज. 'तो देखतसे अविनाशभाषें । आत्म-  
बुद्धि ॥'—ज्ञा ४.१२०.

**अविनाशित्व**—न. ( शाप. ) सातत्य; नित्यत्व. ( इ. )  
काँक्षरवेशन. [ सं. ]

**अविनाशी**—वि. नाश न पावणारे; अनश्वर; नित्य; शाश्वत;  
नष्ट न होणारे. [ सं. ]

**अविनिगमक**—वि. ( लस ) शास्त्रप्रामाण्य, पुराव्याचा आधार  
नसलेला. [ सं. अ+वि+निगम+क ]

**अविनीत**—वि. उद्धट; अनम्र; गर्विष्ठ; अविनय पहा. [ सं. ]

**अविभक्त**—वि. समार्क; एकत्र. **कुटुंब**—न. एकत्र राहणारे  
हिंदु कुटुंब, घराणें. ( इ. ) जॉइंट फॅमिली [ सं. अ+विभक्त ]

**अविभाज्य**—वि. १ भाग, वाटा, वांटप न करतां येणारे; विभाग  
न होणारा. २ भाग करण्यास योग्य नाही असा. **अवयव**—पु.

( गणित ) ज्याचे अवयव पुन्हां पडत नाहीत असे अंक. उ० ११,  
७, ३. **मिळकत**—स्त्री. १ जिची वांटणी करूं नये असें कायद्यानें  
ठरविले आहे अशी मिळकत, राज्य वगैरे. २ कुटुंबातील इतर  
इसमांत वांटून न देतां एकाच इसमाकडे चालणारी मालमत्ता. [ सं. ]

**अविमुक्तक्षेत्र**—न. काशीक्षेत्र. 'अविमुक्त महास्मशान ।  
वाराणसी, आनंदवन । एकासीचि नावें जाण ।'—एभा ३१.५२६;  
ख ३६९९. [ सं. ]

**अविरजी**—वि. न विरजलेले. 'अविरजी दुधाचें मांडें ।'  
—ज्ञा १८.१४७६. [ अ+विरजणे ]

**अविरट्या**—अरवटा पहा.

**अविरल**—वि. १ पातळ नव्हे तो; दाट; घट्ट. २ एकसारखा;  
निरंतर. 'जगदुन्मीलनाविरल । केलिप्रिय ॥'—ज्ञा १८.६. [ सं. ]

**अविर्भव**—आविर्भाव पहा.

**अविलंब**—पु. शीघ्रता; तांतडी; उशीराचा अभाव. 'सकळा-  
भीष्टे साधती । अविलंबेंसी ।'—गुच १.६. —क्रि.वि. जलद; लव-  
कर. [ सं. अ+विलंब ]

**अविवक्षित**—वि. १ विवक्षित, विशिष्ट, निराळा नसलेला;  
विशेषकरून उद्देशिलेला किंवा इच्छिलेला नव्हे तो. २ ज्याचा विचार  
किंवा मनन केलेले नाही असा; अचित्तित. ३ अनिश्चित; कोण-  
ताहि. [ सं. ]

**अविवाहित**—वि. लग्न न झालेला. [ सं. ]

**अविवेक**—पु. अविचार; विचाराचा अभाव; तारतम्य नसणे;  
सूखेपणा. 'जरी जाहला अविवेक । तरी संतकृपादीपक । सोज्वळ  
असे ।'—ज्ञा १.७६. [ सं. अ+विवेक ]

**अविवेकी**—वि. अविचारी; सदसद्विवेकबुद्धीचा उपयोग  
न करणारा; तारतम्यज्ञान ज्याला नाही असा; सूखे; असमंजस.  
'जंसी रांधवणी रससोय निकी करूनियां मोले विकी । तैसा भोगा-  
सार्डी अविवेकी । धाडिती धर्म ॥'—ज्ञा २.२५४. [ सं. ]

**अविभ्रम**—क्रि.वि. एकसारखे; विसावा न घेतां. 'त्या भोगाचें  
फळ गहन । अविभ्रम जन्ममरण ।'—एभा २८.१५७. [ सं. अ+  
विभ्राम ]

**अविध्रांत**—क्रि.वि. न दमतां, थकतां; विध्रांति घेतल्याशिवाय;  
सतत; अखंड; निरंतर. [ सं. ]

**अविश्वसनीय**—वि. विश्वास ठेवण्यास अयोग्य; गैरभरंव-  
शाचा. [ अ+विश्वास ]

**अविश्वास**—पु. बेभरंवसा; विश्वासाचा अभाव. 'तिजवर  
माझा अविश्वास आहे.'—न्यायप. ३९१. [ अ+विश्वास ]

**अविश्वासी**—सू. सूकर—वि. १ बेभरंवशाचा; साशंक; विश्वास,  
श्रद्धा न ठेवणारा. २ विश्वास, भरवंसा ठेवण्याला अयोग्य. [ सं. ]

**अधिष्करण**—विप्र. आधिष्करण पहा.

**अविस्ताळ**—न. पक्ष्याचें घट्टें; कोट; कोठार. 'कां महा-  
वृक्षीं अविस्ताळें। पक्षजातीचीं।'—ज्ञा ११.२५८. 'हो कां पक्षिणी  
देखोनि पिलें।...सांडोनियां अविस्ताळें। मुख कोवळें जेवीं पसरी।'  
—एमा ७.१५७. [सं. अविस्+आलय=आश्रयस्थान]

**अविस्त्रां**—क्रि. एकाएकीं; न समजतां. [सं. आ+विस्मृति=  
आ+विसर]

**अविस्वासणें**—अक्रि. अविश्वास टेवणें; विश्वास नसणें. 'भग-  
वद्वचनीं अविस्वासे। ऐसा कोण पतित असं।'—दा १.१.२१. [सं.  
अ+विश्वास]

**अविहित**—वि. शास्त्रामध्ये न सांगितलेले; न आज्ञापिलेले;  
शास्त्रविरुद्ध. 'अविहित कामस्थिती। हा स्वभाव ज्याचे वृत्ती। ते  
अंत्यजादि प्रकृती। जाण निश्चिती उध्दवा।'—एमा १७.२२३.  
[सं.]

**अवीक**—वि. (गो.) जास्त; फाजील; अधिक. [सं. अधिक]

**अवीट**—वि. १ न विटणारा; पक्का (रंग); चवदार; न बिघडणारें  
(अन्न). 'अवीट न विटे परमान्न।'—भज ४२. न बिघडणारा; निस्तेज,  
खराब न होणारा (रत्न, मणि, धातु); कंटाळा, किलस, शिसारी नस-  
णारा (सुद्धाम दुष्टपणा, पापाचरण करणारा इसम); लवकर जीण न  
होणारें—न झिजणारें—खराब न होणारें, सुट्ट (दागिने, भांडीं, शरीर,  
इमारत); उच्छृंखलपणाचें; अमर्याद; अविनयशीलपणाचें (भाषण);  
विपुल; समृद्ध (पीक, धान्य); यांखेरीज इतर पुष्कळ निरनिराळ्या  
अर्थानें हा शब्द योजतात, पण बहुतेक अक्षय, टिकाऊ या अर्थांच  
असतो. २ अढळ; अच्युत; अक्षय्य; अनश्वर (ईश्वराबद्दल योज-  
तात). 'धीटपणेंचि अवीट पदाप्रति नीट करुनि मन सत्वर पावा।'  
—रत्न ८. ३ ऐटदार; आकषक. 'धीट सभांतरि नीट रिघोनि,  
अवीट बसे कवणास न साहे।'—आसी २९. अविट पहा. ० **आवडी**—  
स्त्री. अढळ, अक्षय, श्रध्दा—प्रम. 'तैसा तुका वेणव वीर। अवीट  
आवडी त्याची थोर।' [अ+वीट]

**अवील, अवीलचूल**—अवेळ व अवेळचूल पहा.

**अवीस**—न. मांस. [सं. आमिष]

**अवृष्टि**—स्त्री. अवर्षण. 'जे अवृष्टीचेनि उपद्रवें.'—ज्ञा १३.  
२२१. [सं. अ+वृष्ट]

**अवेक्त**—वि. अव्यक्त (अप.) 'जे अवेक्त पुरुषाची वेक्ती।  
विस्तारें वाढली इच्छाशक्ती।'—दा १.३.११. [सं. अव्यक्त]

**अवेप्रता**—स्त्री. अव्यप्रता (अप.) एकतानता. 'कीर्तनें अवे-  
प्रता घडे। कीर्तनें निश्वये सांपडे।'—दा ४.२.२९. [सं. अव्यप्रता]

**अवेच**—वि. खर्च वांचविणारा; बचत करणारा; काटकसरी;  
कृपण; कंजूष; हाताचा जड. [सं. अ+वि+ची; म. अ+वेंचणें]

**अवेर-रां**—क्रि. (गो.) एरवां; पुढें येणाऱ्या किंवा गेल्या  
चौथ्या दिवशीं. (काल किंवा उथां), परबां, तेरवां अवेरां (एरवा)  
असा अनुक्रम. [सं. अपर, अवर]

**अवेळ**—स्त्री. अयाळ पहा. ० **केदा**—वि. ज्याचें अयाळ छुरा-  
पर्यंत पोहोचतें असा (घोडा).

**अवेळ(ला)**—पु. तुलीच्या बाजूला, लहान सहान भांडें ठेव-  
ण्याकरितां केलेला एक भाग. (यास स्वतंत्र तोंड नसून तुलींतून  
जाळ जावयास जागा असते, असे एक, दोन कचित् तीनहि अवेळ  
एका तुलीस जोडलेले असतात.) ; वैल पहा. ० **चूल**—स्त्री. जीस  
बईल आहे अशी चूल. [?] ]

**अवेच**—पु. अवयव (अप.) शरीराचा भाग. 'कां कूर्म जिया-  
परी। उवाइला अवेच पसरी।'—ज्ञा २.३०१. 'हात पाये अवेच  
नाना।'—दा १५.७.२४. [सं. अवयव]

**अवेध्वरी**—क्रि. योग्य किंवा या, त्या वेळीं, काळीं, समयीं—  
प्रसंगीं. 'ह्या अवेध्वरीं त्या अवेध्वरीं।'—शर (शुभा उयो ५.१)  
[अवसरीं अप.]

**अवेळ**—स्त्री. १ योग्य वेळ निघून गेल्यानंतरची वेळ; उशीर;  
विलंब. २ अयोग्य वेळ—काळ—समय; अनवसर. [सं. अ+वेळ]  
० **सवेळ**—स्त्री. योग्य—अयोग्य, अनुकूल—प्रतिकूल वेळ—समय; वेळ—  
अवेळ. 'अवेळसवेळ पाहून काम करणें तें करावें भल्लेच्छां कळं नये.'  
[सं. अवेळ+सुवेळ]

**अवेक्षण**—न. १ शोध; तपास; चौकशी; पाहणें. २ लक्ष;  
देखरेख; अवलोकन; रक्षण. ३ कृपा; लोभ. ४ काळजी. [सं. अव+  
ईक्ष]

**अवो**—उद्ग. अहो! अगे! एक संबोधन. 'अवो अवो कृशो-  
दरिजे। अडखळसी रत्नांचिअे पायरिअें।'—शिशु ६९२. 'अवो तूं  
देवाची प्रिय परम अर्धांग हरिचें।'—साहू ७.९९. [ध्व.]

**अवो**—पु. आव पहा. [सं. आकार]

**अवोज**—पु. आवाळ; ओज नसणें. 'नातरी होता कृषीचा  
अवोज। पेरितां नासे बीज पाहा।'—जै. ६३.२०. [सं. अव+  
ओज्]

**अवोक्षण**—न. औक्षण; अभिषेचन; पाणी शिंपडणें (विशे-  
षत: विधि, संस्कार यामध्ये [सं. अव+उक्ष=शिंपडणें])

**अवकात**—अवकात पहा.

**अवजार**—अवजार पहा.

**अव्यक्त**—वि. १ व्यक्त नव्हे तें; उषड—प्रकट नाही तें; अस्पष्ट;  
अदृश्य; दृग्गोचर नसलेले; मानवी दृष्टीला अगम्य (देवता, परमेश्वर,



आत्मा) । ' वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योतकारु सुयें जैसा । '—अमृ ६.३. २ ( गणित ) अस्पष्ट; अज्ञात; माहीत नसलेली ( बीजगणितांतील राशि, संख्या ). ३ अस्पष्टोच्चारित; ककारादि वर्णरहित शुद्ध ध्वन्यात्मक (शब्द.) ४ ( ल. ) गुळमुळीत ( आवाज, ध्वनि. ) ५ निराकार. ' आद्यु मी व्यक्तु । अव्यक्तु ही मी । '—ज्ञा १८.११९४. ६ अतिसूक्ष्म. —न. माया; ब्रह्म; प्रकृति; कारण. ' विराटाचा विराज पुरुषु । तो अव्यक्तीं करी प्रवेशु । '—एमा ३.१७५. [ सं. ] ० गणित—न. बीजगणित; यांतील कांहीं राशी अव्यक्त असतात. ० गुणन—न. ( बीज. ) अव्यक्त राशींचा गुणाकार. ० पक्ष—पु. पिसवांच्या वर्गांतील प्राणी. याचे पंख दिसत नाहीत. याच्या अनेक जाती आहेत. ० भजन—न. ( गणित ) अव्यक्त संख्यांचा भागाकार. ० राशी—पु. ( बीज. ) जिची किंमत दिली नाही किंवा माहीत नाही अशी संख्या. संस्कृत बीजगणितांत इंद्रजी एकस, वाय, झेड् प्रमाणे अव्यक्त संख्यादर्शक कांहीं संज्ञा योजिल्या आहेत, उ० कालक, नीलक, पीतक, लोहितक. चित्रक, हरितक, मेचक, श्यामलक, कपिलक, पिंगलक इ० ० साम्य—न. ( बीज. ) अव्यक्त राशींचे समीकरण.

अव्यक्तता—खी. ( संगीत ) वर्णांच्चार स्पष्ट नसणे [ सं. ]

अव्यंग—वि. १ उणेपणा नसलेला; सर्व अवयवांनी, घटकांनी परिपूर्ण; सगळा; संपूर्ण; सांग. ' जितिला जन्मरणाचा पांग । सुख अव्यंग पावले ॥ '—एस्व १०.८६. २ व्यंग नसलेला; दोषहीन; निर्दोष. ' आदरि जो अव्यंगु । संन्यासु तो । '—ज्ञा १८.६९. ० धारणे—वि. व्यंगरहित; दोषरहित; पूर्ण. ' तथा अव्यंगवाणेया ब्रह्माते ।...जाणोनि स्मरे । '—ज्ञा ८.९१. [ सं. ]

अव्यग्र—वि. ( काव्य. ) अस्वस्थ नसलेला; न क्षोभविलेला; अनुद्विग्न, शांत; संघ; स्वस्थ; एकाग्रचित्त; पूर्ण लक्ष असलेला; ज्याचे चित्त दुसरीकडे गुंतले नाही असा. ' गुंफिद्वारे लक्ष्मण । बैसला रक्षण अव्यग्र । '—रावि [ सं. ]

अव्यग्न्यय—वि. उपद्रवरहित; एकसारखा; अखंडित. ' मग समाधि अव्यग्न्यया । '—ज्ञा १८.१७५४. [ सं. ]

अव्यभिचार—पु. एकनिष्ठता; अनन्यता; एकाग्रता. ' घणावली आवडी । अव्यभिचारें चोखडी । '—ज्ञा १५.५. अव्यभिचारित—वि. सदोदित; अखंडित. —न्यायप. १६८. अव्यभिचारी—वि. सर्वसाधारण, सामान्य नव्हे असा; योग्य; बरोबर; आवश्यक; विवक्षित. [ सं. ]

अव्यय—न. ( व्या. ) १ अविभक्तिक किंवा अविकारी शब्द; ज्यास लिंग, वचन, विभक्ति, प्रत्यय लागत नाही किंवा ज्याचे रूप बदलत नाही असा शब्द उ० क्रियाविशेषण; उभयान्वयी. —वि. अविनाशी; नष्ट न होणारे; न बिघडणारे; फरक किंवा बदल न होणारे; शाश्वत; व्ययरहित; अनश्वर; विकाराक्षम; व्यर्थ न जाणारा. ' व्यया-

मार्जी मी अव्ययो '—एमा २.३९४. २ अमोघ; व्यर्थ न जाणारा, ' बाण अव्यय काडिला । गुणीं अवगुणाचे जोडिला । अक्रूरें कानाडीं वोडिला । उडविला विदूरथ ।—एस्व ९.३०. ३ व्ययरहित ( ब्रम्ह, स्वर्गलोक ). अक्षय ' अन्य पुरुषाची जो बरी सुशिला । नसे, गेली जो न ती अव्ययाला ॥ '—टिक ७३. [ सं. ]

अव्ययीभाव—पु. ( व्या. ) एक समास. ज्या समासांतील पहिले प्रधानपद अव्यय असून संबंध समासाचा उपयोग अव्ययासारखा होतो तो समास. उ० यथाशक्ति, हरषडी, दरदिवस, अनुसूप, प्रतिवर्ष. [ सं. ]

अव्ययस्थ—स्थित—वि. १ योग्य, यथास्थित, जेथल्यातेथें न लावलेले—रचलेले—मांडलेले—ठेवलेले; विस्कटलेले ( गोष्ट, काम ); गुंतागुतीचे ( काम ). २ बेशिस्त; अनियमित; टापटीप नसलेला; अजागळ ( इसम ). [ सं. ]

अव्ययस्था—खी. व्ययस्थेचा अभाव; बेशिस्तपणा; धोंटाळा; घालमेल; गोंधळ; अनियमितपणा. [ अ+व्ययस्था ]

अव्ययहार—वि. व्यवहाररहित; अव्यवहारी पहा. —पु. खोटा व्यवहार; चोरी; नियकर्म. ' का राजाज्ञा अव्ययहार । कुंठवी जेवीं । '—ज्ञा १८.७३३. [ सं. ]

अव्ययहारित—वि. उपयोगांत न आणलेला; व्यवहारांतून गेलेला; रद्द; अनुपलब्ध; अव्यवहारी-यै पहा. [ सं. ]

अव्ययहारी—र्ये—वि. १ व्यवहारांतील नाही असे; असा-मान्य; ज्यासंबंधानें कोणताही व्यवहार होऊं शकत नाही असे. ' भाणि संवादाचेनि मिषे । जे अव्यवहारी वस्तु असे । '—ज्ञा १८.८१. २ बहिष्कृत. ३ ज्याला व्यवहार माहीत नाही असा. [ अ+व्ययहार ]

अव्ययहित—वि. १ अव्याहत; अप्रतिबध्द; अखंड; अडथळा न केलेले, झालेले; सतत चाललेले. २ जुळलेले; जोडलेले; चिकटून असलेले; लगतचे. ३ एकनिष्ठ; व्यवहित; व्यवधान न पावलेला. ' ते अव्ययहिता भक्ति । '—यथादी १८.२४३८. [ सं. अ+वि+धा ]

अव्या—पु. ( कों. ) १ अडथळा, आडकाठी, हरकत. २ खंड, भंग ( चालीरीतीचा ); दुःखप्रद प्रसंग; अरिष्ट; अनर्थ.

अव्याकुळ—वि. अनुद्विग्न; अव्यग्र; एकाग्र; स्थिरचित्त. ' सदा-महूपें मननशील । अव्याकुळ ध्रवणाथी । '—एमा १३.७३९. [ सं. अ+व्याकुळ ]

अव्याकृत—वि. १ विवरण, स्पष्टीकरण, टीका न केलेले. २ अस्पष्ट; अव्यक्त; गूढ. ३ विकाररहित; अविच्छेद. ' कारणदेह अव्याकृत । प्रलय अवस्था नतें तेथ । '—विउ ५.२५. ४ चांगले अगर वाईट असे कोणतेच फल न देणारे ( कर्म ). कर्मांचे तीन विभाग करिता—कुशल, अकुशल आणि अव्याकृत. —ज्ञाको ( क. ) १३८. [ सं. ]

**अव्याकृति**—वि. सुंदर; सुरूप. 'शेषशयना अव्याकृति । घन-  
श्याम त्वं लावण्य जोती ।'—मक ३.२.१६२. [सं. अ+वि+आकृति]

**अव्याज**—वि. निष्कपट; साधा; सरळ; पाचपंच नसलेला.  
[सं. अ+व्याज=कपट]

**अव्यापारेषु व्यापार**—पु. नसता उद्योग; भलतीच गोष्ट;  
विकृतश्राद्ध; ओढवून आणलेली अडचण. (पंचतंत्रांत एक खुंट्टी  
उपटणाऱ्या वानराची गोष्ट आहे तीतील एका श्लोकाचा हा आरंभ  
आहे).

**अव्यापी**—वि. न व्यापणारे; व्यापक नसणारे. [सं.]

**अव्याप्ति**—स्त्री. अपुरी व्याख्या; लक्ष्यार्थाचा एकदेश (काहीं  
भाग) लक्षणांनं व्याप्त न होतां (शिल्पक) राहतो असा दोष तो;  
—शास्त्रीको. व्याख्येय जातीमध्ये ज्या ज्या व्युत्पत्तींचा समावेश व्हावा  
अशी इच्छा असते, त्यांपैकीं एखाद्या व्यक्तीचा समावेश तीमध्ये  
होत नाही असें व्याख्येवरून दिसणारा एक दोष, जसें—पदार्थाची  
किमत देण्याचेण्याच्या सोयीकरतां राज्यकर्त्यानीं केलेले जे धातूचे  
तुकडे त्यास नाणीं म्हणावें अशी नाण्याची व्याख्या केली तर ती-  
वरून कवच्या, बदाम इत्यादिकांचा समावेश नाण्यांत होणार नाही.  
यांत अव्याप्ति हा दोष आहे. —सुकौ ४१. [सं.]

**अव्याप्यवृत्ति**—स्त्री. १ (तर्कशास्त्र) कालासंबंधी, स्थिती  
संबंधी वगैरे अपूर्णे अस्तित्व; जसें—दुःखावस्थेत सुखाभाव, सुखा-  
वस्थेत दुःखाभाव पूर्णपणे होत नाही. २ सावधिकत्व; समयादत्व;  
हिच्या उलट विश्वव्याप्यवृत्ति, अमर्यादत्व. [सं.]—वि. (तर्कशास्त्र)  
१ विश्वव्यापक किंवा सर्वव्यापी नसणारा. २ अकथनीय; अवाच्य;  
असंभवदुक्तिक. [सं.]

**अव्यावस्त, अव्यावेस्त**—अव्यवस्थित पहा. 'बहुधा बोलणे  
अव्यावेस्त । बोलींचि नये ।'—दा ४.२.१८. [अव्यवस्थित अप.]

**अव्याहृत**—वि. अबाधित; अखंड; अडथळा न होतां चाल-  
लेले; अप्रतिहत; अप्रतिबध्द; निर्बिबाद; अविच्छिन्न. 'देखसी तो  
अव्याहृत । तामसुं कृतां ॥'—शा १८.६८८. —क्रिवि. सदोदित;  
अखंड; खंड न पडतां; सतत. [सं.]

**अव्युत्पन्न**—वि. १ ज्याची व्युत्पत्ति लावलेली नाही असा;  
मूळ न शोधलेला (शब्द, नियम); असाधित (शब्द). २ अवि-  
द्वान्; अडाणी. [सं.]

**अव्रण**—वि. १ दुःख, जखम, क्षत, रोग वगैरेंतून मुक्त (हसम,  
जनावर, फळ.) २ निर्दोष; उणेपणा नाही असें; भंग किंवा तडा,  
चौर नसलेला (कलश, पात्र, खापर वगैरे). [सं.]

**अव्लाद्**—अवलाद् पहा. 'लेकराचे लेकरीं अव्लाद्-अफ्लाद्  
तुवां खाणे ।'—रा ८.२६.

**अव्लिया**—अव्लिया पहा.

**अव्वल**—अवल पहा. 'अव्वलीपासून जातीनें मन्वुव्यास  
धक्का कोटोडे बसला नव्हता ।' होके ६. [अर.]

**अव्वा**—स्त्री. वी, बाई; बूद्द बाई. अवा पहा. [का. अव्वा=  
आई; सं. अंबा, प्रा=अव्वा]

**अव्हा**—वि. १ उजवा;—एभा १३.७५७. ०शांख—पु. दक्षिणा-  
वर्ती, उजव्या मुखाचा शांख; हा फार मंगलदायक असतो असें  
म्हणतात. 'अव्हाशांख अव्हावेळ । गुप्त वनस्पती अमोल ।'—दा  
६.९.१२. २ भलता; नियमरहित; अनियमित. ०सव्हा—क्रिवि.  
उजवाडावा; इकडेतिकडे; हवेतसें; अवाच्यासवा. 'जो इंद्रिये  
अव्हासव्हां । चारी येथ ।'—राज्ञा १३.७६९. 'घालितां अव्हा-  
सव्हा पाय । शिवयात्राचि होती जाय ।'—अमृ ९.५३. [सं.  
सव्यच्या उलट ?]

**अव्हाट**—स्त्री. आडवाट; वाममार्ग. —एभा ११.१०७२; 'पूर्व  
पाप ओढवले...। मन अव्हाटीं पहिलें । सर्वकाळ ।'—दा ५.८.१३.  
'नीट वाट सांहनि अव्हाटें जाती'—दावि ४०९. [अ+वाट; सि.  
अवाट]

**अव्हाटणें**—अक्रि. १ आड मार्गानें जाणे. 'अव्हाटल्या  
आस्थायुद्धि । विषय सुखचि परमावधि ।'—शा ४.२१. २ (व.)  
मागील गाडी पुढे काढण्यासाठीं चकारी सोडून बैल हांकणे; रस्ता  
सोडून बाजूला जाणे; बाजू देणे. 'गाडी अव्हाटली म्हणून चाक  
मोडले.' [अवाट]

**अव्हारणें**—सक्रि. (व.) विस्तारणे; पसारा घालून ठेवणे.  
'महालक्ष्म्याच्या सणाची तयारी केली होती, त्या अव्हाटल्या  
कशा टाकाव्या म्हणून पूजा, जेवण त्यानें उरकले व मग गेला.'  
[सं. अव+हृ-हार ?]

**अव्हावणें**—अक्रि. बोलावणे. [सं. आ+व्ह=बोलावणे]

**अव्हेर**—पु. १ हेटाळणी; अनादर; अवज्ञा; हेळसांड; अवहे-  
लना; धिक्कार; तिरस्कार. 'तू करिशी माझा अव्हेर । तरी त्यागीन  
शरीर ।'—कथा १.५.१०५. २ त्याग. 'जे परदेशीय आचार  
विचार आपल्या रीतीस सुळत नाहीत त्यांचा या पुस्तकांत अव्हेर  
केला आहे.'—नि ५.४२. [सं.]

**अव्हेरणें**—उक्रि. १ अपमान करणे; तिरस्काराने, तुच्छतेनें  
वागविणे; अनादर करणे; त्याग करणे. 'तें देखिलेयां दुर्योधनें ।  
अव्हेरिलें कवणे मांनें ।'—शा १.९२. 'द्विजगुरु तीर्थें जे अव्हे-  
रिति । त्या टाकिति नरकमूर्ती ।' २ हेळसांड, उपेक्षा, तुल्यक्षय,  
हयगय करणे; अव्यवस्थित, धूळखात पडणे; दुर्दशा होणे (मांडीं-  
कुंडीं, पुस्तकें, खोल्या, जागा वगैरे). [सं. अव+धीर्, प्रा. अवहीर  
—अवहेरी=अवगणन]

**अशकारा**—पु. कीर्ति; नांवलौकिक; प्रसिद्धि. अस्कारा, अस्करा  
आशकारा पहा. [फा. आशकारा]

**अशक्त**—वि. १ निर्बल; असमर्थ; दुर्बल; हीनशक्ति. २ नालायक; अयोग्य. ० नी तुर्जन—प. दरिद्री असुन गर्विष्ठ; दुर्बळ परंतु दुष्टदुद्धीचा माणूस. [ सं. ]

**अशक्य**—वि. शक्य नव्हे तें; असंभवनीय; न घडण्यासारखें; न करता येणारें. ० सनद—स्त्री. अव्यवहार्य वचन; कधीं अमलांत न येणारी सनद. 'राणीचा जाहीरनामा 'अशक्य सनद' म्हणून बाजूस ठेवण्यास छद्म लोडें करून तयार आहेत.'—टिळे २.५७४. [ सं. ]

**अशन**—न. १ खाणें; भोजन; भक्षण. २ अन्न; खाद्यपदार्थ. 'अशनाचेनि पावकें । हारपतां प्राणु पोखे ।'—ज्ञा १८. १०२६. 'अशन अर्पुनिया स्वसुखालया' [ सं. ]

**अशाना**—स्त्री. भूक; क्षुधा. [ सं. ]

**अशानि**—पु. वीज; विद्युत्; वज्र. 'एकोन योजनें शत टाकी मथुरापुरीत अशानीची । शक्ति किती'—मोसमा १.८५. [ सं. ]

**अशाब्द**—वि. शब्दरहित; मूक. 'अर्थे नुमजतां ज्या लिहिती । अशाब्दकाव्ये रोज किती !'—ललितलहरी [ सं. ]

**अशार**—वि. दहा संख्या. अरबी सनाबद्दल वापरतात. [ अर. अशार ]

**अशारफी**—अशफी पहा.

**अशारीन**—वि. वीस संख्या. अरबी सनाबद्दल वापरतात. [ अर. इश्रीन ]

**अशारीरवाक्**, **अशारीरिणी**—वाक् - वाणी, **अशारीरा** (री) **वाणी**—स्त्री. आकाशवाणी; देववाणी. -एमा २४. १५५; 'अशारीरिणी अंबरीं । वदती झाली ।'—कथा. 'तों अशारीरिणी वदली उत्तर । धर्मयुध्द नव्हे हें'—प्रां. ४५. ३९. अपभ्रष्ट अध्यायणी पहा. [ सं. ]

**अशांत**—वि. ( गो. ) क्वचित्; विरळा.

**अशांत**—वि. १ क्षुब्ध; अस्वस्थ; खवळलेला (समुद्र, मन, वारा इ०); दमन न केलेला; न जिकिलेला (विषय, विकार). २ षड्विकार ज्यानें जिकिले नाहीत असा. (विषयी, क्रोधी, लोभी इ०).

**अशाश्वत**—वि. (बायकी अशाश्वती) कायम न टिकणारें; क्षणभंगुर; अनित्य; क्षणिक; नश्वर. [ सं. ]

**अशास्त्र**—वि. १ शास्त्रविरुद्ध केलेलें; शास्त्राला अमान्य; शास्त्राविहीत; आचाराकडे—नियमाकडे दुर्लक्ष करून किंवा त्यांचा भंग करून केलेलें; शास्त्रनिषिद्ध. २ अशुद्ध; अयोग्य; अबाणी. [ सं. ]

**०सिद्ध**—वि. शास्त्रप्रमाणें सिद्ध न झालेले (इं.) इनव्हॅलिड. [ सं. ]

**अशिजा**—वि. अर्धवट शिजलेला; पूर्ण शिजलेला नव्हे असा. [ अ+शिजणें ]

**अशिलता**—(प्र.) असिलता. तरवार पहा. 'दळ अशिलता धरून करा पाई ।'—रेपो २६८. [ सं. असि+स्त ]

**अशिव**—न. अकल्याण. [ सं. ]

**अशिष्ट**—वि. १ असभ्य; न शोभणारें; लज्जास्पद; लाजिरवाणें; विचकट; बीभत्स; कुत्सित; अव्यवस्थित; शैरशिस्त; अनर्गल (मनुष्य, व्यवहार, चालरीत, मार्ग वगैरे). २ शिष्ट, थोर लोकांना संमत नसणारें; रूढ नसणारें; सर्वमान्य नसणारें. [ सं. ]

**०व्यवहार**—पु. अनुचित, असभ्य चाल—व्यवहार (दासीगमन, लावण्या म्हणणें वगैरे).

**अशिक्षित**—वि. १ न शिकलेला; शिक्षण न घेतलेला. २ कवाईत न दिलेला; तयार न केलेला—झालेला; वळण, शिस्त न लावलेले. [ सं. अ+शिक्ष ]

**अशी**—स्त्री. आशीर्वाद. [ सं. आशिस ]

**अशी**—वि. असा याचें स्त्रीलिंग. -क्रिवि. या स्थितीत; याप्रमाणें. **अशी होणें**—विश्रवा होणें, वैधव्य येणें. 'तिकडच्या मरणानें मी अशी झाले ना !'—अस्तंभा १५८. **अशी राहणें**—वैधव्य आल्यावर सकेश स्थितीत राहणें. 'ही चांडाळीण अशी राहिली आहे म्हणून मला घरांतलीं किती तरी कामे करवाई लागतात.'—सदानंद [ सं. ईदशी ]

**अशी**—स्त्री. १ काशीतील नदी; असी. अशी व वारणा मिळून वाराणशी. २ काशीतील एका टोंकाम असलेल्या तीर्थाचें नांव. 'मर्यादा श्रेत वरणा अशी । मध्ये नांदे पंचक्रोशी ।'—एमा ३१. ५२९. [ सं. ]

**अशीतशी**—वि. लहानसहान; किरकोळ; क्षुद्रक; महत्त्व नसलेले.

**अशरिर**—वि. (कों. गो.) शिरण्याला—शिरकाव होण्याला कठिण; अरुंद; चिचोळें; २ सैल नव्हे असे; आटोपशीर. [ अ+शिरणें ]

**अशीर**—वंदीवान; असीर पहा.

**अशील**—पु. १ खासा; खानदानीचा; अभिजात; असील पहा. २ वकीलाचें कूळ; पक्षकार. [ अर. असील ]

**अशील**—वि. जखमी (लढाईतील कैदी). असीर पहा. [ अर. असीर ]

**अशुचि**, **अशुचिर्भूत**—वि. अशुद्ध; अस्वच्छ, अपवित्र. (शब्दशः व लक्षणेनें) 'तया तोंडीं कांठिवडें । आंतु नुसतीं हाडे । अशुचि तेणें पाडें । सवाह्य जो ।'—ज्ञा १३. ६७८. [ सं. ]

**अशुद्धाल**, **अशुद्धाल**, **अषट्हाळ**—वि. घाणेरडा; अव्यवस्थित; झोंपाळ; अजागळ (माणूस); गिचमिड, चुक्यांनीं भरलेला (कागद, लेख); गिचमिड लिहिणारा; अजागळ पणाचें (भाषण, काम); चेंगट; अडाणी; गबाळ्या; भोंगळ; अव्यवस्थित. 'कोण अशुद्धाल माणसें बोवा हीं ?'—सुयप्रहण ७७. [ का. असट्हाळ=तिरस्कारता, निघ वर्तन. किंवा का. असडु=मूर्खपणा ! सं. अशुद्ध + आलय ]

**अशुद्ध**—वि. १ शुद्ध नसल्लें: चुकीचें; सदोष; प्रमादयुक्त. २ घागेरडें; अस्वच्छ; विषडल्लें; अपवित्र; अमंगळ; विटाळल्लें.

**-ध्या**—वि. नेहमी चुका करणारा; गोंधळ्या; प्रमादी. —न. चूक; चुकी; प्रमाद; दोष (बोलण्यात—लहिण्यांत). [ सं. ]

**अशुद्ध**—न. (काव्य) रक्त. 'परि ते अन्हेरुनि गोविं. अशुद्ध काय नेघती ॥'—ज्ञा ९.५७. 'घार्यां चूर केलीं हाडें. अशुद्ध उडे आकाशी ॥'—एफ्स्व १०.३३. 'अशुद्ध पूर वाहों लागले. वीर आटले अपार.'—जै. ७.८.८५. [ सं. ]

**अशुभ**—न. १ अमंगलपणा; अनिष्ट; दुर्भाग्यता; दुर्दैव; अकल्याण म्ह० अशुभस्य कालहरणं. शुभस्य क्षीप्रम्. २ अनिष्ट कार्य; अमंगल कार्य. ३ पातक. 'आमुच्या अशुभाशयाचा घातु। करिता चरणभूमकेतु।'—एमा ६.१११. [ सं. ]—वि. १ अमंगल; अशुभ; अनिष्ट; प्रतिकूल (देखावा, सूचना, मतलब, अर्थ, योग, क्रिया, शब्द, खुणा, चिन्हें, लक्षणें वगैरे). ० **कर्म**—न. अमंगल किंवा तिरस्करणीय विधि. ० **आचार**—पु. १ ज्यांत उत्सव—मुखसोहळा नाही अशा तऱ्हेचें कार्य किंवा समारंभ; विशेषतः औष्वदैहिक क्रिया—उत्तर क्रिया. २ पापाचरण; अनाचार; दुष्कर्म. [ सं. ] ० **चिन्ह**—

० **लक्षण**—न. १ अमंगल, अनिष्ट, चिन्ह—लक्षण, छाया, व्यंजन; दुःखिन्ह; अनिष्ट सूचक गोष्ट. 'अशुभचिन्हें अत्यंत। लंकेमाजि होति बहुत।'. घोड्याचीं कांहीं अशुभलक्षणे—'अमुडाळ किंवा अंशुपात, शृंगी, अंजनी (चांदणी), द्वयखुरी, कुखावर्त, एकांगुळ, त्रिकर्णी, थनी, हीनदंती, अंडावर्त, अधिकदंत, काळवदन, विक्राळ, पंचनखी, कराळ, अहीमुख, नुटपट्टा, वाणिगा, वाशिग, आसनखळ, सर्पिण, कृष्णांजनी, खानखळ, गोमीपांच, हरिणांग, पितअंजनी, काखावर्त, सारभूकण (सारभाजन), एकांडी, काळांजनी, अंगावर्त, दाडशूखळ, पुसावर्त, थेंतांजनी, लेंडावर्त, शून्यमस्तक, हृदावर्त, नासावर्त, पोटावर्त, तळावर्त, शिळावर्त, नेत्रावर्त, भाळ्योचन, व्याघ्रकांत, कृष्णटाळ, कपिमुख, जानवर्त, आजळ, कर्णमूळ, शिंपला, पंचनखी, मंडसुख, खरमुख, रावामुख, कौस्तुकी, हयभंग, केरसुण्या, मध्यदंती, खंडीउपाड, अश्रुपात, सेनाभंजन, दाशी, पोटसूळ, खळतो, रातांधळ, लीदखातो, माथेंसूळ, पडमुत, रफमुततो, पाण्यांत बसतो, चन्हाटें खातो, बसतो, घुजतो. साशिवाय इतर खोडी—उतरड, चिमटा, डंकी, बोंबल्या, एका अंगावर झुळणें, बसला असतां उदतांना गुडघे टेकून उठणें, मगरूरी करणें, फार हिंसणें, मित्रे पणा, उड्या मारणारा, पळण्याची खोड, लाय मारणें व भांडखोर, पुढें आलेल्या जिनसावरून उडून जाणें, चावणें, दोन पायावर उभें राहणें, नालबंदी करूं न देणें, पंचवाख, बांधरीनाख (हरिनाख), उपानयन, जीनपाठक, तंगावर्त, मांडवर्त, त्रित्री, शाखी, दोसीना, रुईकांती, जंबावर्त, पंचपर्वे गुदक, पापवर्ण, घोड्याचे कांही अशुभ भोंवरे—असलि, यकूब, साफोन, सिपळक, सिंगन, कनहसलि, च्छपर-

खट (जनाजा), इतलसार, इखउजाड, सिंगनमाक, कुडुंज, सफा-दारा, गातदारा, मुरापा, चवडाशुंभ, मुतलककृष्णदान, मुतलकल-लेंजें, मुलकृल्येसार, मुलकृलयोजन, मुलारत, चारगुळ, खाल्दार, चवदस्त, सिकल, गोवस्तान, कच्छि, तबंरगु, तस्मागर्दन, औसिकम, मर्दजान, मोथवाला, चपरहडी, पोतेअलग, पोपेला, पेरसोन, अक्रबपेसानी, माहिरू, ढपल, सिलारपेसानी, सिकाल, खुटेउखाड, चांदसुरज, गजदंत, चक्रावळ, उंटाच्या दांतासारखे दांत असणारा, उंच कपाळाचा, चाल्तांना बाहेर जीभ काढणारा, पाणी पितानां पाण्यांत फार तोंड बुडविणारा, दाणा खाऊन शिल्लक कांहीं न ठेवणारा, अंडावर गाईसारखें धान, सड व त्यावर केंस असणारा, एकाढया, अडांत कोय नसणारा, काळ्या जिभेचा, एका अंगास झुळणारा, छातीवर भोंवरा (वेड फोड) असलेला, कुसगोम, किरकावदाल, अदमचसव, खांडकुहा, हदावळ, विषानेनी, पितानी 'वगैरे. —अश्वप ९३-१०६. या शब्दांच्या अर्थासाठी ते ते शब्द पाहणें. ० **वर्तमान**—न. वाईट बातमी; अमंगल, अनिष्ट बातमी. '(विशप-साहेबांच्या) अशुभवर्तमानानें फसून जाण्युद्दते मूर्ख आतां आम्ही राहिलों नाही.'—टिळे २.५६२. [ सं. ]

**अशुश्रु**—वि. सेवा न करणारा. 'शट नास्तिक दंभयुक्त। अशुश्रुपु आणि अभक्त।'—एमा २९.५०१. [ सं. अ+शुश्रूषा ]

**अशे**—वि. (गो.) असें.

**अशेख**—वि. एकदर; अशेष; निःशेष; सर्व; संपूर्ण. 'गुण-रत्नाचा परीक्षक। स्वयें सद्गुण पूर्ण अशेख।'—निमा १.१०४. —अमृ ७.१४६;—एमा १.१४१. [ सं. अशेष ]

**अशेर, अशेरी, अशीरगड**—पु. (ना.) ब-हाणपुराजवळील दक्षिणची वेस या नांवांनं प्रसिध्द असलेला किल्ला. याला अहीरगड (अहीर=गवळी राजानें बांधलेला म्हणून) असेंहि नांव आहे. —ख २१९८.

**अशेला**—वि. (प्र.) असला; अशा प्रकारचा, अशा जातीचा [ असा+ला प्रत्यय ]

**अशेष**—वि. ज्याची बाकी—शिल्लक उरत नाही असा; निःशेष; संपूर्ण; सगळा; सर्व; अवचा; अशेष पहा. 'दिधा केली अशेषे।' [ सं. ]

**अशोक, अशोग**—पु. १ एका वृक्षाचें नांव, ह्याचीं पानें आंब्याच्या पानांपेक्षां लांब व झुरळीं असून शोभिवंत असतात; हीं झाडे देवळांत, नगीचांत लावतात. दाह, गुस्म, उदर, विष, रक्तरोग, स्त्रियांचे प्रदर वगैरेवर औषधी म्हणून याची साल उपयोगांत आणतात. संस्कृत काव्यांतून याचा नेहमी उल्लेख येतो. यास गरोदर ह्मीं लताप्रहार केल्याशिवाय फुलें येत नाहीत अशी समजूत आहे. २ एक बौध्दकालीन मौर्यवंशीय सम्राट (ख्रि. पू. ३०३-२३२). ३ एक अरण्य. 'रावणानें सीतेस अशोकनांत राक्षसिणींच्या

पाहण्यांत ठेविले होते. 'अशोकवनिकान्याय—एखादी गोष्ट करण्याचे अनेक तुल्य मार्ग असतांना त्यांपैकीं अमुकक कां स्वीकारला याचें कारण सांगतां न येणें. जसे— रावणानें सीतेला अशोक वनांत कां ठेविली तर कोठें तरी टेवावायाची ती अशोक वनांत ठेविली. [ सं. अशोक (अ+शुच्) हिं. अशोग. ]

**अशोधित**—वि. १ अशुद्ध; शुद्ध न केलेला; खाणींतून काढलेला व वर कोणतीहि क्रिया न केलेला (धातु). २ शोधून न काढलेला; अज्ञात. [ सं. ]

**अशोभ**—वि. न शोभणारा. [ सं. अ+शुभ् ]

**अशौच**—न. (प्र.) आशौच. १ सुतक; अपवित्रस्थिति. आशौच पहा. २ मलिनपणा; अपवित्रस्थिति. 'अशौच तो बाधी आणि कां अक्षरां। नाम निदसुरा घेतां तरे ॥'—तुगा २५१३. —वि. अपवित्र; पतित. 'जालें मी अति अशौच।'—विपू १.९०;—एभा १६.३०४. [ सं. आशौच ]

**अशौचक**—वि. अपवित्र, 'तोंडाळ, वांडाळ, पतिनिंदक। ते त्रियेच्या ऐसे देख। अशौचक सबाह।'—एभा १७.२०३.

**अशौच्य**—वि. अशौच; अशुद्ध. 'कां अशौच्या मंत्रें। बीजें कथिलीं।'—ज्ञा ९.१७७. [ सं. अ+शुचि ]

**अश्म**—पु. दगड; अश्मा पहा. **अयुग**—न. पाषाणयुग; जगाच्या संस्कृतीची पहिली अवस्था. [ सं. ]

**अश्मंतक**—पु. अपट्याचें झाड. [ सं. ]

**अश्मरी**—स्त्री. १ मूतखडा; मूत्रारोग, मूत्रकृच्छ्र. [ सं. ]

**अश्मसार**—पु. १ लोखंड; लोह. २ हिरा. [ सं. अश्मन्+सार ]

**अश्महृदय**—वि. पाषाणहृदयी; निर्दय; निष्ठुर. [ सं. ]

**अश्मा**—पु. १ दगड; पाषाण. 'लिळा पदें देउनि अश्मा। उद्धरिला'—ऋ ६०. २ उत्तरक्रियेच्या वेळीं ज्या दगडावर तिलांजलि देतात तो दगड; जीवभोंडा. [ सं. अश्मन् ]

**अश्मीभूत**—वि. (शाप.) दगडाचें रूप पावलेला; दगडासारखें कठिण झालेले; प्रस्तररूप पावणारी (वनस्पति वगैरे). [ सं. ]

**अश्रणी**—अशरीरिणी(वाक्) पहा.

**अश्रद्**—वि. श्रद्धा नसणारा; भाव, भक्ति नसेलेला. [ अ+श्रद् ]

**अश्रद्धा**—स्त्री. १ श्रद्धेचा अभाव; भरंवसा, भक्ति यांचा अभाव (ईश्वराच्या ठिकाणीं). २ अप्रीति; नावड; कंटाळा; तिडकारा. ३ गैरविश्वास; अविश्वास. [ सं. ]

**अश्रद्धेय**—वि. श्रद्धा ठेवण्यास अयोग्य—नालायक. [ सं. ]

**अश्रफ**—वि. थोर; मोठ्या योग्यतेचा; अत्यंत अभिजात; उदारमनाचा (माणूस). [ अर. अश्रफ् ]

**अश्रफी**—स्त्री. एक सोन्याचें नाणें; मोहोर (किंमत सुमारे ६. १५); असफी पहा. 'मी दोन अश्रफी कबूल केल्या.'—सूर्य-प्रहण ३५०. [ फा. अश्रफी ]

**अश्राप**—फ—वि. १ अश्रफ पहा. अभिजात; सम्य; थोर; खानदानीच्या घराण्यांतील (माणसें). २ रोहिलखंड, अयोध्या व बनारस या बाजूस हा शब्द कांहीं विशिष्ट हक्क असलेल्या जमीनदारांस लावतात. ३ गरीब (जनावर). 'जनावर मोठें खरं, पण फार अश्राप.'—**गंगाय**—निरुपद्रवी मनुष्य. [ अर. शरीफचें अव. ]

**अश्रायिणें**—सक्ति. आश्रय करणें. [ आश्रयणें अप. ]

**अश्राव्य**—वि. १ न ऐकूं येणारें. २ ऐकण्याला किंवा श्रवण करण्याला अयोग्य (ईश्वर—सायुनिदा इ०). ३ बीभत्स; अश्लील. [ सं. अ+श्रु=ऐकणें ]

**अश्रु**—पु. असू; आसू; रोदन—हर्षादि समर्थी डोळ्यांत जें पाणी येतें तें; सामाद्यब्द—प्रेमाश्रु, आनंदाश्रु, शोकाश्रु इ०. [ सं. तुल० फ्रें. जिप्सी अस्व ] **ढाढाळ**—वि. सारखे अश्रु गाळणारा; घोड्याचें एक कुलक्षण. **ंधारा**—स्त्री. अश्रु वाहाणें; एकसारखें रडणें; अश्रूंचा पात—धारा, प्रवाह. 'नयनीं वाहत अश्रुधारा'—**नाली**—स्त्री. व्रण;

भंगदर; नासुर. **पात**—पु. १ अश्रूंचा पात—धार—प्रवाह; सारखें रडणें. (किं० चालणें, वाहणें). 'ऐसें बोल्तां अश्रुपात। नेत्रीं रायाचे चालले।' २ घोड्याच्या डोळ्यांखालील भोंवर; घोड्याचें एक अशुभ लक्षण. **पात्र**—न. कांच किंवा भाजलेली तांबडी माती (टेराकोटा) यांपासून केलेले एक प्रकारचें भांडें. हीं भांडीं ग्रीक व रोमन थडग्यांतून सांपडलीं असून शोक करणारीं माणसें त्यांत आपले अश्रु गाळीत असत असें म्हणतात. —ज्ञाको (अ) ६०३.

**पिंड**—पु. अश्रुत्पादक मांसप्रति. [ सं. ]

**अश्रुत**—वि. १ न ऐकलेले; टाऊक नसलेले; अज्ञात. 'अश्रुत फळें या वेगळीं। श्रवणीं पडतां त्याही फळीं'—यथादि २.१२४२. २ ज्यानें ऐकले नाही किंवा ज्याला टाऊक नाही भसा; अशिक्षित. ३ वेद न जाणणारा. ४ वेदविरुद्ध; वेदानें विहित न केलेला; वेदास असंमत असा; अशास्त्र; वेदबाध. ५ करारानें—शपथनें—प्रतिज्ञेनें स्वतःला बांधून न घेणारा. [ सं. ]

**अश्रुघनीय**—**अश्रुघ्न्य**—वि. स्तुति करण्याला अयोग्य; प्रशंसा करण्याला अयोग्य; अप्रशंसनीय; निंघ. [ सं. ]

**अश्रुली**—वि. १ असभ्य; अयोग्य; लज्जास्पद; क्षरम वाटण्याजोगा; अनीतिसूचक—मूलक. २ असभ्य भाषा असलेले (वाङ्मय); शिवराळ; गांढळ. [ सं. अ+श्रीर—श्रील=शोभिर्बत ]

**अश्रु**—पु. घोडा. एक चतुष्पाद प्राणी; हा मनुष्यास बसावयाचे व गाडी वगैरे ओढण्याचे उपयोगास येतो. [ सं. अश्रु (अश्रु=ब्यापणें; अ=नाहीं+श्रु=कुत्रा ?). शेंद अश्रु; फा. अल्प; ग्री. इप्पोस; लॅ. इक्वस; लियुआनि. अस्वव; ओल्ड आयरिश इक्. ]

०क्रांत (स्थान) -न. (वृत्त्य) एक पाय समस्थित ठेवणे, दुसरा पाय अप्रतलसंचर करून पाय अंगठ्यावर उठून दुसऱ्या पायाजवळ ठेवणे. अडखळणे, वळ उचलणे, झाडाच्या कांया ओढणे वगैरे दर्शक हे स्थान आहे. ०खाद्य-न. हरभरा; घोडखाद्य; अश्वजीवन ०गति-स्त्री. घोडयाची चाल-गति. ०गंधा-स्त्री. झाडाच्या कांयास आस्कंद म्हणतात. ही फार पौष्टिक औषधि आहे. यास आस्कंद, अजमंध, डोरगुंज अशीं निरनिराळीं नांवे आहेत. हे झाड खानदेश, नाशीक, बऱ्हाड आणि पाटणवर आढळते. उंची दोन फूट. झाड ४।५ वर्षे जगते. पाने कोरांटीसारखी असतात. हरभयाएवढी लाल फळे येतात पाक धानुपौष्टिक आहे. इतर अनेक रोगांवर याचा पाक गुळबेलीचे सत्व व मध यांबरोबर दतात. ०गुण-पु १ घोडयाचा गुण-धर्म. २ घोडयाचा निमेष-पुल्लक्षण-उत्कृष्ट गुण ०गुटिका-घुट-टि-का-स्त्री. एक वि. इत वाजीकरण (ओगंध, मंत्रसिद्धि ताईत या द्वारे) ०चिकित्सा-स्त्री घोडयाचे औषधी उपचार ०चिकित्सक-पु. शालिहोत्रह; अश्वघ; घोडयाचा वध. ०द्रोण-अश्वभ चिन्हें पहा. घोडयाचे दुग्ुण. ०धाटी-स्त्री एक वृत्त याला मंदारमाला असेंहि म्हणतात. उ० 'वाचाक मी नीट पाचारितो धीट याचा नयो वीट साचा हरी ।' -वृत्तदर्पण ३२. या दोहोंत फरक म्हणजे अश्वधाटीत बाराव्या अक्षरावर पदसमाप्ति, तर मंदार मालेत अकराव्या अक्षरावर असते. मंदारमाला पहा. ०धाटीयमक-न. हे मागे व पुढे निराळे व्यंजन असल्यामुळे घोडयाप्रमाणे उडया मारीत चालले आहे असा भास होतो. उ० 'गाजत वाजत साजत आज तथा जतन करुनि आणाहो' -मोविराट ६.७५. ०परीक्षक-पु घोडयाच्या शास्त्रांत प्रवीण. ०परीक्ष-स्त्री. १ घोडयासंबंधानें ज्ञान, परीक्षा. २ घोडयाच्या मांसाचे ज्ञान; अश्वमांसज्ञान. ०भार-पु. १ अश्वसेना; घोडदळ; घोडेस्वारांचे सैन्य. २ घोडयांचा जमाव, समूह [ सं. ] ०सूत्राम्ल-न. (इं.) द्विप्यूरिक अंशित. हे अम्ल वनस्पत्याहारी जनावरांच्या मूत्रांत सांपडते. ०मेध-पु. सार्वभौम राजानें करावयाचा यज्ञ. हा यज्ञ केल्यानें पृथ्वीचे सार्वभौमत्व मिळते व असे शंभर यज्ञ केल्यानें इंद्रपद मिळते अशी समजूत आहे. [ सं. ] ०राती-स्त्री. एक वनस्पति. हरितालिका पुजेतील पत्रोपेकी एक. ०घाहक-पु. सारथी; घोडे हांकणारा; चाबूकस्वार. 'जेथ अश्ववाहक आपण' -ज्ञा १.१४०. [ सं. ] ०वैद्य-पु घोडयांचा वैद्य; शालिहोत्रह; घोडाडाक्टर. ०शक्ति-स्त्री. घोडयाचे बल, सामर्थ्य. (इं.) हॉसेपार. ०शाणी-साहणी-पु. चाबूकस्वार; घोडयांची परीक्षा करणारा; अश्ववैद्य, पार्श्वक. 'बोलाबोनिया अश्वज्ञानी । म्हणती घोडे निवडी गा ये क्षणी ।' -कथा ४.९, १५. 'जैसा वारू उपलाणी । वदय करी अश्वसाहणी ।' -एभा २०.२१६. [ सं. अश्व+म. साहणा ] ०शाला-स्त्री. १ घोडयांची पागा; तंबेला. २ घोडयावर बसविण्यास जेथे शिकवितात ते गुह. ०शास्त्रक-शक्ते. १. २२

सारथी-पु. घोडयांना शिकविणारा; चाबूकस्वार; घोडे हांकणारा. ०शिक्षा-स्त्री. घोडयांना शिकविणे, शिक्षा लावणे (गति, चाल वगैरे). ०सारथ्य-न. रथ किंवा त्याला खूपलेले घोडे चालविणे-हांकणे; रथांची व्यवस्था. [ सं. ] ०हृद्य-न. १ घोडयासंबंधी रहस्य किंवा गुप्त गोष्टींचे ज्ञान; अश्वशास्त्र; अश्वविद्या; घोडयावर बसण्याची विद्या. २ घोडयांच्या प्रकृतीचे निदान किंवा त्यासंबंधाचे शास्त्र; शालिहोत्र. [ सं. ]

अश्वत्थ-पु. एक झाड; पिंपळ. हा अतिशय मोठा, फार वर्षे वाचणारा व अनेक औषधिधर्मांनी युक्त असल्यामुळे हिंदू लोक याम पवित्र मानितात. धार्मिक संस्कारविधींत याच्या समिधा वापरतात 'अश्वत्थ हून पारिजात । गुणें चंद्रदुहि वाड विख्यात । तरि यया वृक्षजातांभुं । अश्वत्थु तो मी ॥' -ज्ञा १०.२३५. -वि. उद्यापथेत न टिकणारा 'आणि अश्वत्थु ऐसे ययाते । म्हणती जे जाणते ।' -ज्ञा १५.११०. ०नारायण-पु वेवताररूप मानिलेला अश्वत्थ. मद्रासी-कानडी लोकांत हे नाव असते. 'अश्वत्थनारायण सूर्यनारायण' -दा ४.५.१३. ०श्रीघोषापन-न. पिंपळास पार बांधून मंत्रांनी जो संस्कारविशेष करतात तो. [ सं. अश्व+स्थ ]

अश्वस्थ-वि. अश्वस्थ (अप) 'अश्वस्थ संसार हा स्वस्थ नाही जाणा' -सप्र ५.२१. अश्वस्थ असेंहि रूप आहे.

अश्वारी-नी-स्त्री. (गो.) घोडेस्वारांची पळटण.

अश्वसन-आश्वसन पहा.

अश्विन, अश्वीन-पु चैत्राप्रासून सातवा महिना; आश्वीन.

अश्विनी-स्त्री. १ घोडी. 'म्हणे अश्व करितां जळपान । अश्विनी केवी जाहली ।' -ज २१.८५. २ सत्तावीस नक्षत्रांपैकी पहिले, या दोन किंवा तीन तारका समजतात. [ सं. ]

अश्विनी-कुमार-पुत्र, अश्विनी, अश्विनीदेव-पु. १ देवांचे वैद्य; अश्विनी नांवाच्या अप्सरेचे दोन जुळे मुलगे. २ (ल.) कुशल वैद्य. 'पै सौम्यतेचा बोलवा । मिति नेणजे अश्विनीदेवा ।' -ज्ञा ११.१४४. ३ एक औषधि मात्रा-रसायन.

अश्वील-अश्वल-अश्वल पहा.

अश्वेत-वि. पांढरे नव्हे तें. [ सं. अश्वेत ]

अश्वी-वि. ऐशी पहा. [ सं. अश्वीति ]

अश्वहाक-वि. ताळतंत्र (बोलणे, करणे) इ० कामधेये) नमलेला, अशुद्धाळ पहा.

अश्वार्थ-आश्वार्थ पहा.

अष्ट-वि. आठ संख्या; सामाशब्द-अष्टगुण, अष्टादश. अश्वविधाति व पुढील शब्द. [ सं. अश्व ] ०क-न. १ आठ पदार्थांचा समुदाय. २ पाणिनीच्या व्याकरणाला (सुत्रपाठाचे) आठ विभाग आहेत त्यांतील प्रत्येक. ३ ऋग्वेदमंहितेचे पठणाच्या सोयीकरतां

आठ भाग केले आहेत, त्यांतील प्रत्येक ४ आठ श्लोकांचा समूह; एक काव्यरचनापध्दति. उ० मंगलाष्टकं, कृष्णाष्टकं. [ सं. ]-वि. आठ किंवा आठ्वा. **०कपाळ्या**-वि. १ अष्टांगे-दोन हात, दोन पाय, दोन गुडघे, वक्षःस्थळ आणि कपाळ इतक्यांचा उपयोग करूनहि ज्यास कांहीं मिळत नाही तो. २ ( ल. ) पूर्णपणे दुर्दवी; आपदप्रस्त; भग्या; कपाळकरंटा. **०कर्णिका**-स्त्री. कमळाच्या पाकळ्या. ' मासै हृदय दिव्य कमळ । जे तेजोमय परम निर्मळ । अष्टकर्णिका अतिकोमळ । मध्ये घननीळ विराजे ।'-ह ३५.१. **०कुलाचल**-पु. मेरूच्या चारी दिशांस जे भारतादि वर्षे आहेत त्या प्रत्येकाची मर्यादा करणारे ( नील, निवध, विव्याचल, माल्यवान, मलय, गंध-मादन, हेमकूट, हिमालय इ० ) आठ पर्वत. **अष्टकान-नी-****ण-णी**-वि. आठ कौन-बाजू-असलेली, ( वस्तु, आकृति ). **०गंध**-न. आठ सुगंधी द्रव्ये ( चंदन, अगव, देवदार, कोष्टको-लिजन, कुसुम, शैलज, जटांमंसी, सुरगोरोचन ) एकत्र करून केलेले गंध; ( सामा. ) उदणं. **०गुण**-वि. आठपट. -पु आठ गुण. ब्राह्मणाचे आठ गुण-दया, क्षांति, अनसूया, शौच, अना-यास, मंगल, अकार्पण्य, अस्पृष्टा. बुद्धीचे आठ गुण-शुभ्रवा, श्रवण, प्रहण, धारण, चितन, ऊहापोह, अर्थविज्ञान, तत्त्वज्ञान. **०गोल-गोली**-वि. कांठापदरावर वेलगुडी काढलेला ( चौपदरी शैला ). ' कोणासी पागोटे परकाळा । कोणी मागती अष्टगोली शैला ।'-भक्तवि. ३०.४१. [ सं. अष्टगोल ]. **०गोळी**-क्रि.वि. सर्वतन्हेने; एकंदर. **०घाण**-स्त्री. अतिशय दुर्गंधी-घाण. [ अष्ट+घ्राण ]. **०ताल-**क्षपाताल पहा. **०दळ-ळ**-वि. आठ पाकळ्यांचे; आठ पानांचे; अष्टकोनी; अष्टभुज. -न. १ कमळाच्या आकाराची काढलेली आठ पाकळ्यांची किंवा भागांची आकृति. ' गर्भे रचिली उदडे । अष्टदळे ।-ऋ ७३. २ एक प्रकारची रांगोळी. ३ ( ना. ) ताम्हण; सध्या-पात्र; ' एक अष्टदळ आणवा. ' **०दाने**-न. अव. आमाम, उद कुंभ, मूमि, गोदान, शय्या, वज्र, छत्र, आसन हीं आठ वस्तूंची दाने औष्वेदिकांत यावयाची असतात. **०दिकपाल**-पु. अंत-रिक्षाच्या आठ दिशा पालन करणाऱ्या देवता. जेणे-पूर्वेचा इंद्र, आग्नेयीचा अग्नि, दक्षिणेचा यम, नैर्ऋत्येचा नैर्ऋत, पश्चिमेचा वरुण, वायव्येचा मारुत, उत्तरेचा कुबेर ( सोम ), ईशान्येचा ईश; अष्ट-दिग्पाल. ' इथेवरी सप्तसागर । मध्ये मेरु महाधोर । अष्टदिग्पाल तो परिवार । अंतरे वैष्टत राहिले ॥'-दा ४.१०.४. **०दिग्गज**-पु. ऐरावत, पुंडरीक, वामन, कुमुद, अंजन, पुष्पंदत, सार्वभौम, सुप्र-तीक असे अष्ट दिशांस पृथ्वीचे आधारभूत आठ हवीं आहेत. [ सं. ] **०दिशा**-स्त्री. आठ दिशा; दिक्चक्राचे आठ भाग-पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैर्ऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य. **०देह**-पु. देहाचे आठ प्रकार-पहिले चार पिंडी व पुढील चार ब्रह्मांडी. ' ८ ल, सूक्ष्म, कारण । महाकारण, विराट, हिरण्य । अन्याकृत, मूलप्रकृति

जाण । ऐसे अष्ट देह ।'-दा ८.७.४०. **०धा**-वि. आठ प्रकारचे; ' भूतें गुण मेळविजे । त्यासी अष्टधा बोलिजे ।' [ मं. ] **०धामूर्ति**-स्त्री. आठ प्रकारच्या मूर्ती. ' शैली दारुमयी लोही लेप्या लेख्याच सैकती । मनोमयी मणीमयी प्रतिमा अष्टधा स्मृता ॥'-एमा २७.९८-१०३; ' शैली, दारुमयी, लेप्या, लेख्या, सैकती अथवा सूर्यमंडळी, जळी, स्थळी, अष्टमूर्तिस्वरूप श्रीहरीसी पूजावे ।'-अमृतपुत्र ६. अष्टमूर्ति पहा **०देह( प्रकृति )**-स्त्री. पृथ्वी, पाणी, अग्नि, वायु, आकाश, मन, बुद्धि आणि अहंकार मिळून आठ प्रकारे विभागलेली..... प्रकृति. ' गीर ७१५. **०( चिध ) प्रकृति**-असाहि वाक्प्रचार आहे. सत्त्व, रज, तम, व मूळ पांच तत्त्वे मिळून आठ प्रकारची प्रकृति. ' पंच भूतें आणि त्रिगुण ऐसी अष्टधा प्रकृति जाण ।'-दा ६.२.१४. **०धातु**-पु. सांने, ह्ये, तांबे, कथील, शिसे, पितळ, लोखंड, तिखे ( पोलाद ). कोणी पोलादाच्या एवजी पारा धर-तात. ' अष्टधातु सायासे । जेवि वेधजेति स्वर्से ।'-ऋ २० **०धाट**-वि. आठ धारा असलेले. ' तव तेणें साधकें एक अष्टधार आड धारले ।'-कुरा २२.१६. **०नायका-नाईका**-स्त्री. १ अव. श्रीकृष्णाच्या आठ आवडत्या पत्न्या-रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, कालिंदी ( सूर्यकन्या ). मित्रवृंदा ( अवंतिराजसुता ), याज्ञजिती ( यज्ञजितकन्या ), भद्रा ( कैकेयनपत्न्या ), लक्ष्मणा ( महेंद्रनाथकन्या ). २ इंद्राच्या आठ नायका-उर्वशी, मेनका, रंसा, पूर्वचिंती, स्वयंप्रभा, भिन्नकशी, जनवला, घृताची ( तिलोत्तमा ). ' अष्टनायिका येजनि । सर्वां धरी कृत्य करिती ।'-ह २६.२२८. ३ ( साहित्य ) वासकसज्जा, विरहोत्कंडिता, स्वाधीनभर्तृका, कल-हांतरिता, खंडिता, विरलब्धा, प्रोदितभर्तृका, अभिसारिका. **०नाग**-पु आठ जातीचे सर्प-अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, शंख, दुर्लोक, पद्म, महापद्म. **०पत्री**-वि. १ कोणत्याहि विशिष्ट आका-राच्या ( काउन, डेमी ) छापावयाच्या कागदाचीं आठ छेष्टे होतील अशा तऱ्हेने घडी पडणारे छापलेले ( पुस्तक ) ( इ. ) आंकटव्हे. ' पांच पांचशे पानांचे अष्टपत्री सांचाचे एक एक पुस्तक. ' **०पद्**-पु. १ कोळी वर्गातील प्राणी-गोचीड, सुतकिडे, विक्क, कातीण वंगरे. ( इ. ) अर्कनिडा. २ आठ पायांचा कल्पनिक प्राणी. **०पद्री**-वि. आठ-पदरांचा ( शैला ), आठसरांची ( माळ ), आठ पेडाची, धाग्यांची ( दोरी ) [ सं. अष्ट+पल्लव ] **०पदी**-स्त्री. १ आठपदांचा समुदाय. २ आठ चरणांचे एक कवन, कविताप्रकार. **०पाकूळ**-न. ( लस ). आठ पाकळ्यांचे फूल. **०पाद**-अष्टपद पहा. **०पुत्रा**-वि. आठ पुत्र आहेत जिला अशी ( स्त्री ). सौभाग्यवती स्त्रीला असा आशीर्वाद देतात. **०पुत्री**-स्त्री. निवाहामध्ये वधूला, काढाला इळद लावून नेसावयाच दिलेले शुभ्र वज्र. तिला पुष्कळ अपत्ये व्हावीत या इच्छेचे योतक. ' फेडिले मायेचे वधुवज्र । अष्टपुत्र्या पीतांबर । नेसली कृष्णमय वज्रतंत्र । तेणें सुंदर शोभली ।'-एरस्तव १६.१५. **२४०** अष्टपुत्री

मेहुणीकुत्री. ०पैलू-वि. १ ज्याला आठ पैलू ( बाजू ) आहेत असा ( हिरा, रत्न ). २ ( ल. ) हुवार; कलाभिह; व्यवहारचतुर ( इस्म ). ०पैलू माळ-(गोफ) स्त्री. घोड्याच्या गळ्यातील दागिना; आठ पैलू असलेल्या मण्यांची माळ किंवा आठ पदर असलेली माळ. ०प्रकृति, ०विधप्रकृति-अष्टाप्रकृति पहा. ०प्रधान-पु. राज्यकारभारातील आठ प्रधान-प्रधान, अमात्य, सचीव, मंत्री, डबीर, न्यायाधीश, न्यायशास्त्री, सेनापति. अष्टप्रधानांची पद्धत शिवाजीने सुरू केली. काहीं जण वेध उपाध्याय, सचीव, मंत्री, प्रतिनिधी, राजाज्ञा, प्रधान, अमात्य हे आठ मंत्री समजतात. ' प्रधान अमात्य सचीव मंत्री । डबीर न्यायाधिशा न्यायशास्त्री ॥ सेनापती त्यांत असे सुजाणा । अष्टप्रधानी नृप मुख्य जाणा ॥ ' हा श्लोक रूढ आहे. ०फली-ळी, -फळ-फळ-खीन. अटोफळी पहा. ०भार-पु. ८००० टोळ्यांचा एक भार. असे आठ भार. ' नित्य प्रसवे अष्टभार सुवर्ण । सूर्यासम प्रभा परिपूर्ण । ' -हृ २५. १५. ०भाच-पु अ.व. ( साहित्य. ) शरीराचे सत्वगुणाचे आठ भाव, प्रकार-स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभंग किंवा वेदव्य, कंप किंवा वेपथु, वैवर्ण्य, अश्रुपात, प्रलय पर्याय-कंप, रोमांच, स्फुरण, प्रेमाश्रु, स्वेद, हास्य, लास्य, गायन. -हंकां. ' आठवीया दिवशी नाश अष्टभावा । अद्र्यानुभवासुखें राहे ॥ ' -ब ११०. ' अष्टभावे होऊनि सद्गद । आनंदमय जाहला । ' ०भैरव-पु. भैरव ही शिवगणांतील स्वतंत्र देवता असून तिची पुढील आठ स्वरूपे आहेत-असितांग, सहार, रुह, काल, क्रोध, ताम्रचूड, चंद्रचूड, महा. यांतील काहीं नोवागेवजीं कपाल, रुद्र, भीषण, उन्मत्त, कुपति इत्यादि नावें योजिल्लीं आढळतात. ०भोग-पु. आठ प्रकारचे भोग:-अन्न, उदक, तांबूल, पुष्प, चंदन, वसन, शय्या, अलंकार. ०भ-वि. आठ्ठा. - स्त्री. अष्टमा. ०मंगल-वि. ( विरू ) अष्टमंगल. १ ज्यांचे तोंड, शोपट, आयाळ, छाती व चार खूर शुभ आहेत असा; कित्येकांच्या मते ज्यांचे पाय, शोपट, छाती व वृषण शुभ आहेत व जो कटिप्रदेशीं भोवऱ्यांनीं युक्त ( नवांकित ) असून ज्याच्या कंपाळावर कैमलाकृति केमांचे वेटोळे असते असा ( घोडा ). २ ( सामा. ) आठ शुभलक्षणांनीं युक्त असा ( घोडा ). -न. पुढील आठ मंगल वस्तूंचा समुदाय-ब्राह्मण, अग्नि, गाय, सुवर्ण, घृत, सूर्य, जल व राजा. कांहींच्या मते सिंह, वृषभ, गज, पूर्णादकडुंब, व्यजन, निशाण, वायें व दीप ( राज्याभिषेकाच्या समयी या अष्ट मंगलकारकवस्तू लागतात ). ०मंगलयुक्त-न. वेखंड, कोष्ट, ब्राह्मी, मोहऱ्या, उपळसरी, संधेलोण, पिंपळी व तूप या औषधांच्या मिश्रणाने विधियुक्त बनविलेले तूप. हें बुद्धिवर्धक आहे. -योर २.६७०. ०महारोग-पु. आठ मोठे रोग-वातव्याधि, अमयरी, कृच्छ्र ( किंवा कुष्ठ ), मेद, उदर, भगंदर, अशे ( मूळव्याध ), संप्रहणी. महारोग पहा. ०महासिद्धि-१अणिमा=शरीर अत्यंत

सूक्ष्म होणे; २ महिमा=शरीर मोठे होणे; ३ लघिमा=शरीर वजनांत हलके होणे; ४ प्राप्ति=सर्वे प्राण्यांच्या इष्टियाशी त्या त्या इंद्रियांच्या अधिपान्नी देवतांच्या रूपाने संबंध घडणे; ५ प्राकाश्य=ऐकून टाकून असलेल्या व स्वर्गादि पारलौकिक स्थानी, व दिसण्याजोगे इहलोकच्या स्थानी भोग व दर्शनाचे सामर्थ्य घेणे; ६ इक्षिता=शक्तीची, मायची व तिका अंशाची ईशाच्या ठिकाणी व इतरांच्या ठिकाणी असणारी प्रेरणा; ७ वक्षिता=विषय भोगीत असूनही त्यांच्या ठिकाणी आसक्त न होणे; ८ प्राकाम्य=ज्या ज्या सुखाची इच्छा करावी ते ते सुख अमर्याद प्राप्त होणे. -एभा १५. ४२ ते ४७. ०मर्यादागिरी-पु. आठ मोठे पर्वत-हिमालय, हेमकूट, निपध, गंधमादन, नील, श्वेत, शृंगवान व माल्यवान. हे जंभुद्रीपांत असून ते त्यांतील नऊ वर्षी(भागां)च्या मर्यादा आहेत. ०मांगल्य-न. त्रवर्गिकांचा एक संस्कार. अठांगुळ पहा. ०मातृका-स्त्री. आठ ईश्वरी शक्ती-ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, कौबेरी, चांमुंडा. सामान्यतः कौबेरी सोडून या सात असतात. विवाहार्थ मंगलप्रसंगी यांची पूजा करतात. ' वेगे आल्या अष्ट मातृका । एकी चढिल्ली वृद्धिका । वाराही ते सुकलमुखा । वन्हाड देखा निघालें ॥ ' -एरुत्व १४.५८. ०मांश-पु. १ आठ्ठा अंश, भाग. २ ( वैयक ) ज्वर नाहीसा होण्यासाठी आठभाग पाण्याचे सात भाग आठ्वन एक अंश उरवितात तो काढा. ०मी-स्त्री. चांद्रमासांतील प्रतिपदेपासून आठवी तिथि; या महिन्यांतून दोन येतात-शुद्ध व वध. ०मूर्ति-स्त्री. पृथ्वी, जल, तेज, वायु, आकाश, सूर्य, चंद्र व ऋत्विज या परमेश्वरांच्या आठ मूर्ती; दैवत; महादेव; अष्टभामूर्ति पहा. ०योगिनी-स्त्री.अ. आठ योगिनी; पार्वतीच्या सख्या. या शुभाशुभ फल देणाऱ्या आहेत-मंगला, पिंगला, धन्या, प्रामरी, मदिका, उरुका, सिद्धा, संकटा. दुसरा पाठ-मार्जनी, कर्पूर-तिलका, मलयगंधिनी, कौमुदिका, मेढंडा, माताली, नायकी, जया ( शुभाचारा ). यांत कधी कधी सुलक्षणा, सुनंदा हींही नावे आढळतात. ०वक्र-अष्टावक्र पहा. ०वर्ग-पु. १ आठ औषधींचा समुदाय-श्लथभ; जीवक; मेद, महामेद, ऋद्धि, वृद्धि, काकोली, क्षीरकाकोली. २ मूर्तिबंधनांत मातृभोजनांत भोजनाच्या वेळी आठ मुंज्या पुरांना भोजनास बोलावितात ते कर्म. ०वर्ष्य-ग्या-पु. अष्टवर्गास जेवणारा बटु; उग्रयनाच्या दिवशी मातृभोजनाच्या वेळी आठ बटु भोजनास बोलावितात ते प्रत्येक. ०वर्षा-वि. आठ वर्षे वयाची ( कुमारी ); ( त्यावरून लमाला योग्य झालेली ) उपवर. ०वसु-पु.अ.व. प्रतिमन्वंतरांतील आठ वसु. चालू मन्वंतरांतील धर्मऋषि व दक्षकन्या वसु यांचे पुत्र-धर, ध्रुव, मोम, आप, अनिल, अनल, प्रत्युष, प्रभास. भागवतांत ब्रौण, प्राण, ध्रुव, अकं, अग्नि, दोष, वसु, विभावसु अशीं नावे आढळतात. ' श्र चंद्र वरुण कुबेर । अष्टवसु गंधर्वकिन्नर । ' -हृ २५.१४१.



०वायन-न. आठ वस्तूंचे दान; हळकुड, सुपारी, दक्षिणा, खण, सुप, कंकण, धान्य, कांचमणी, या आठ पदार्थांचे वायन (वाण). सौमनायसंपादनाचे लमांत आठ ब्राह्मणांपैकीं प्रत्येकाला वधूकडून दिले जाते. ०विधिसमाधि-स्त्री. समाधियोगाचे आठ प्रकार-यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधि.

०विष्णा अंगारनायका-(साहित्य) अष्टनायका पहा. ०विनायक-पु.अव. गणपतीची आठ स्थाने-१ मोरेश्वर गणनाथ, (जेजुरी नजीक मोरगांव जिल्हा पुणे). २ बलालेश्वर (मूळ मुळ हल्ली पाली, खोपवली नजीक-जिल्हा कुलाबा). ३ विनायक (कजेंत नजीक मह-जिल्हा कुलाबा). ४ चितामणी (लोणी नजीक थेऊर-जिल्हा पुणे). ५ गिरिजात्मक (जुन्नर नजीक लेण्याद्रि-जिल्हा पुणे)

६ विष्णेश्वर (जुन्नरनजीक ओझर-जिल्हा पुणे) ७ गणपति (नगर सबकेवर रांजणगांव-जिल्हा पुणे). ८ गजमुख (दौंड नजीक सिध्द-टेक-जिल्हा नगर). ०विधाह-पु. विवाहाचे आठ प्रकार-१ ब्राह्म-सालेष्टकन्यादान; २ गांधर्व=उभयतांच्या अनुमतीने; ३ राक्षस=जवरीने कन्या हरण करून; ४ दैव=यज्ञप्रसंगी कृत्विजास कन्यादान करून; ५ आर्ष=गाय, बेल घेऊन कन्यार्पण; ६ प्रामाण्य=धर्माचरणार्थ कन्यार्पण; ७ असुर=शुल्क घेऊन; ८ पैशाच=कन्या चोरून आणून पत्नी करणे. सविस्तर माहिती धर्मसिंधु परिच्छेद ३ पृथार्थ पहा.

०स्वात्मिक भाव-अष्टभाव पहा ०स्वावध-वि पुष्कळ गोष्टींकडे एकदम लक्ष पुरविणारा-देणारा; अष्टावधानी. ०सिद्धि-अष्टमहा सिद्धि पहा. 'अष्ट सिद्धि चामरे घेऊनी। वरी वारिती अनुदिनी।' -ह १.१५. ०सृष्टि-स्त्री. काल्पानिक, शाब्दिक. प्रत्यक्षा, चित्र-लेपा, स्वप्नी (स्वप्नसृष्टि). गंधर्वा, ज्वरिका (ज्वरसृष्टि), दृष्टि-बंधना. -दा ६.६.५१. [सं] ०श्वार-पु. पळम, निवडुंग, गज्जी. अघाडा, रूहे, तीळ, जव व टांकणखार.

अष्टाकपाल-पु. १ ज्यांत आठ खापरीच्या तुकड्यांवर भाजलेल्या पुरोडाशाचा हवि देतात तो याग. २ तो पुरोडाश. [सं.]

अष्टांग-पु. १ शरीराची आठ अंगे:-दोन हात, उर, कपाळ, दोन नेत्र, प्रीबा, कटि; दुसरा पर्याय-दोन हात, उर, भाल, दोन पाय दोन गुडघे; तिसरा पर्याय-दोन हात, दोन पाय, दोन गुडघे, बाचा, मन; चौथा पर्याय-हात, पाय, गुडघे, छाती, मस्तक, दृष्टि, मन, बाणी. -एभा २०.२९१. २ (सामा) सर्व शरीर; संबंध वेह. अष्टांगी पहा. 'आरोग्यता तुका पावला अष्टांगी। -तुगा ३९५८. ३ अष्टविध समाधि पहा. 'अष्टांग अभ्यासिला योग तेणें।' -झा ९.४२२. ४ आठपट. ५ वंयकशास्त्राचे आठ भाग:-शत्य, शालाक्य, कायचिकित्सा, सूतविद्या, कौमारभृत्य, अगदतंत्र, रसायनतंत्र, बाजीकरणतंत्र. ६ स्मृतीचीं अष्टांगे:-कायदा, न्यायाधीश, पंच, लेखक, ज्योतिष, सोने, अग्नि, पाणी. ७ पुजेचीं अष्टांगे:-पाणी, दूध, तूप, दही, दर्भ, तांदूळ, जव, सधेप. ८ मैथुनाचीं

अष्टांगे:-स्मरण, कीर्तक, कीडा, दर्शन, गुह्याभाषण, चिंतन, निषय, संयोग. ९ बुध्दीचीं अष्टांगे:-शुश्रूषा, श्रवण, प्रहण, धारण, चिंतन, ऊहापोह, अर्थविज्ञान, तत्त्वज्ञान. ०नमन-पात-प्रणाम-नपु. हात, पाय, गुडघे, वक्षस्थल, मस्तक, दृष्टि. मन व वाणी हीं आठ अंगे जमीनीवर टेकून नमस्कार करणे. अतिशय आदरार्थी नम्रतापूर्वक नमस्कार. -एभा २०.२९१. ०योग-अष्टविध समाधि पहा. 'बेक मांगती अष्टांगयोग। नाना चक्रे ॥' -दा ५.४.२४. ०लक्षण-न.

पादेलोण, ओवा, आमगुळे, आम्लवेतस हीं एकएक भाग, दालचिनी, वेलदोडे व मि-ये हीं अर्धा भाग व साखर सर्वांच्या बरोबर घालून केलेलें चूर्ण. हे अग्निदीपक आहे. ०स्वायन-अष्टविध समाधि पहा. 'योगी करिती अष्टांगसाधन। त्यांसीहि नव्हे ऐसे दर्शन।' -ह ८.१८२. [सं.]

अष्टांगी-किवि. अष्टांग (सप्तमीत प्रयोग) सर्व शरीरांत-देहांत (अक्षरणरूपी प्रयोग). (किं० नसणे). 'मी इतका उपदेश केला परंतु त्याचे अष्टांगी नाही' [अष्टांग]

अष्टादश-वि. अष्टा. ०धान्य-पुराण-उपपुराण-अष्टा धान्ये वगैरे पहा. ०पद-न.अव. गयाक्षेत्रीं विष्णुपदाजवळ-करयप, अगस्त, कौंच, मतेंग, कण्व, दधीच, गणेश, कार्तिकेय, ब्रह्मा, रुद्र इंद्र, सूर्य, चंद्र, व आहवनीय, दक्षिण, गाहेपत्य, सभ्य, आवसथ्य, (हे अग्नि). या अष्टा पदांवर पिडप्रदान करावे लागते. हीं अष्टा पदे म्हणजे खडकावर पावलाच्या ाकृतीचे काळे डाग उमटलेले आहेत. हीं पावले अति सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यासच दिसतात. [सं.]

अष्टाधिकार-पु.अव. (अ) जलाधिकार-प्रवाशाना व सरकारी नोकरीना पाणी पुरविण्याचा अधिकार (आ) स्थलाधिकार-अनेक प्रकारच्या वस्तीच्या जागा ठरविणे व दाखवून देणे. हा पाटलाचा अधिकार. (इ) ग्रामाधिकार-लहान गांवांतील व्यापार व सामान्य धंदू यांची देखरेख करणे. (ई) कुललेखन-रथतेचा सरकारी हिशेब ठेवणे व सरकारी दप्तर सांभाळणे हे कुळकण्यांचे काम. (उ) ब्रह्मासन-वेल्लिकाचा अधिकार. (क) डविनियोग-मामलेदाराचा अधिकार (कृ) पौरोहित्य-ग्रामोपाध्यायाचे किंवा कुलोपाध्यायाचे काम. (कृ) ज्योतिष-ग्रामज्योतिषाचे काम; जोसकी. या अधिकारांचीच रूढ असलेली नांवे:-कोळीपणा, पाटिलकी, देशमुखी किंवा महाजनकी, कुळकरण, वतकी, धर्माधिकार, उपाधिकार किंवा भटपणा, जोशीपणा. २ (ल.) स्नान, शौच, भाजन, निद्रा, वसणे वगैरे शरीराच्या दैनिक विधींनाहि धष्टे हे हा शब्द योजितात. 'एका खणाचे खोलीत सगळे अष्टाधिकार करून म्हणतां ते होतील कसे?' ३ राज्यादिसंबंधी प्रधानकी, सेनापत्य इ० जे सर्वाधिकार ते; गडी, कारकून वगैरेकडून होणाऱ्या कामे. 'नाहू एक असला म्हणजे दुसरा गडी, कारकून, मोतहार इ० कोणी नको समजे अष्टाधिकार एकटा संभाळी' [सं.]

अष्टाकपाल-पु. १ ज्यांत आठ खापरीच्या तुकड्यांवर भाजलेल्या पुरोडाशाचा हवि देतात तो याग. २ तो पुरोडाश. [सं.]

अष्टांग-पु. १ शरीराची आठ अंगे:-दोन हात, उर, कपाळ, दोन नेत्र, प्रीबा, कटि; दुसरा पर्याय-दोन हात, उर, भाल, दोन पाय दोन गुडघे; तिसरा पर्याय-दोन हात, दोन पाय, दोन गुडघे, बाचा, मन; चौथा पर्याय-हात, पाय, गुडघे, छाती, मस्तक, दृष्टि, मन, बाणी. -एभा २०.२९१. २ (सामा) सर्व शरीर; संबंध वेह. अष्टांगी पहा. 'आरोग्यता तुका पावला अष्टांगी। -तुगा ३९५८. ३ अष्टविध समाधि पहा. 'अष्टांग अभ्यासिला योग तेणें।' -झा ९.४२२. ४ आठपट. ५ वंयकशास्त्राचे आठ भाग:-शत्य, शालाक्य, कायचिकित्सा, सूतविद्या, कौमारभृत्य, अगदतंत्र, रसायनतंत्र, बाजीकरणतंत्र. ६ स्मृतीचीं अष्टांगे:-कायदा, न्यायाधीश, पंच, लेखक, ज्योतिष, सोने, अग्नि, पाणी. ७ पुजेचीं अष्टांगे:-पाणी, दूध, तूप, दही, दर्भ, तांदूळ, जव, सधेप. ८ मैथुनाचीं

**अष्टावक्र, अष्टवक्र**—वि १ या नांवाचा कठोड ऋषीचा मुलगा; (गर्भोत्सतां बापास अध्ययनातील चुकीबद्दल यानें द्विगविलें म्हणून त्याच्या शापानें हा आठ ठिकाणीं वांकडा झाला. त्यावरून) आठ ठिकाणीं वांकडा. २ (ल) कुरूप; विद्रूप; विलक्षण दिसणारा (इसम, वेढब वस्तु).

**अष्टावधानी**—वि. अनेक गोष्टींकडे एकदम लक्ष पुरविणारा किंवा अवधान देणारा. अष्टवावध पहा. [सं. अष्ट+अवधान]

**अष्टास्र**—न. अष्टकोण—न; अष्टकोनाची आकृति. -वि. अष्टकोनी. [सं अष्ट+अस्र=कोन]

**अष्टाक्षरी**—स्त्री १ एका छंदाचें नांव. काहीं अभंग व ओव्या अष्टाक्षरी असतात. गायत्री छंद हाहि अष्टाक्षरी असतो. ओट-चरणी, त्रिचरणी असे अष्टाक्षरीचे कांहीं प्रकार आहेत. 'विगन जो मुरेल्ले। भल्यांत तो सरले रे। विरंचिना मुरचिना। भल्यांत तो सरचिना ॥'—दावि ७७६. २ मद्रास इलाख्यांतील (सातानींची) एक जात. 'ओं नमो नारायणाय' या अष्टाक्षरी मंत्राच्या प्रभावावर त्यांचा विश्वास असतो. ० मंत्र—पु १ आठ अक्षरें ज्यांत आहेत असा मंत्र. 'ओं नमो नारायणाय' २ (ल.) 'कमें करूं काय करूं' हा आठ अक्षरांचा मंत्र; अतिशय दारिद्र्य, मोठें संकट किंवा अडचण प्राप्त झाली असतां असे शब्द तोंडून निघतात. 'त्याला हें उदाहरण सुटत नाही, तो अष्टाक्षरी मंत्र जपित बसला आहे.'

**अष्टेदळ**—(व.) अष्टदळ पहा

**अष्टोत्तरी**—वि. (पाड्यांत) १०८ संख्या. [मं. अष्टोत्तर-शत]

**अष्टोपद्वीप**—न. पृथ्वीवरील आठ उपद्वीपे—स्वर्गप्रस्थ, चंद्र-सुक्ल, आवलैन, रमणक, मेदरहरिण, पांचजन्य, सिंहल, लंका

**अष्टोप्रहर, अष्टोप्रहर**—क्रि. रात्रंदिवस; अखंड, सतत; निरंतर (दिवसाचे आठ प्रहर यावरून).

**अष्टीविवाह**—अष्टविवाह पहा.

**अष्टी**—स्त्री. गांठ; अठळी; गठोळी. 'जे मागुती होय मम-इच्छा। गर्भकोश बांडे मासांमासां। ते अष्टी पडे शुद्धांशा-स्तन क्षीरासी ॥—कथा ५.७.१२२. [मं. अष्टि=वी, अठळी]

**असक**—असका पहा. 'विवंच्चिनिथा पाहिलें अमक।'—दा. वि ८१.

**असकट**—वि. १ वारंवार. २ (ल.) बारीक. 'कृणिक चाळावी असकट। पाखड्दिनि सांडावें कसपट होईल परिपाक चोखट। चूर्ण-पुरिया सिध्दलाड् ॥'—एरुव १० ५०. [सं. असकृत्]

**असका**—वि. एकटा. 'ह्मस्यु असनाच सापडे।'—उपा २९. [सं. अ+सखिन्-सखा]

**असका-कें**—वि. १ सर्व; सगळे; एकूण एक; एकंदर. 'त्रिलो-कीचें घाप असकें।'—एमा २७.३९८. २ सर्वांतील प्रत्येक किंवा

सर्व एकदम. 'आतां उठाउठी। असकेयां ब्रह्मगोळकां देइनु मोठी।'—शिशु ९२१. 'तो तूं परब्रह्मचि असकें। मज वैवें दिधलासि हस्तो-दकें।'—ज्ञा १० ३२२. [सं. आसाम, प्रा. आसग, आसका, असका.]

**असकृत्**—क्रि. वारंवार; पुनःपुनः; अनेकवार. [सं.]

**असक्त**—वि. विरक्त; उदासीन. [सं.]

**असंख्य, असंख्याक-त, असंख्येय**—वि. १ अगणित; अगण्य. 'आतां शब्दब्रह्मी असंख्याकें।'—ज्ञा १०.३०. २ न मोजलेला; न गणलेला. [सं.]

**असंग**—पु संग-संगतीचा अभाव. -वि. १ सर्वसंग परित्याग केलेला; संन्यासी; विरक्त. २ एकटा; एकलकोंडा; कोणाची संगत, जोड नसलेला; संगतीला कोणी नसलेला. ३ संगति न करण्याजोगा; संगतीस अयोग्य म्हू० असंगाशीं संग प्राणाशीं गांठ. [अ+सं+गम्]

**असंगडां**—असंगडी पहा.

**असंगत**—वि. १ असंबद्ध, विभंगत; मंदर्भ जुळत नाही असे (भाषण-विचार). २ अयुक्त; अयोग्य; विपरीत (वर्तणूक, वर्तन).

**असंगति**—स्त्री. विभंगतपणा; असंबद्धता; अयोग्यपणा-भाषण, विचार यांचा. [सं.]

**असंगांत्र**—वि. भिन्न गोत्राचा; स्वगोत्रातील नव्हे तो; समान गोत्रांतील नव्हे तो [मं.]

**असंगंध**—पु. अशंगंधा; आस्कंद. [सं. अशंगंधा, हिं. अस-गंध]

**असंगड-डी**—पुस्त्री. अयुक्तता; अशक्यता; विरुद्धपणा. 'प्रकृतिपुरुषांची कुडवाडी। सांगतां देखे असंगडी।'—राहा १३ ९७२. [मं अ+संग+यट्]

**असंचळ**—न (गो) स्वरबुध्द. [मं अ+सं+चळ]

**असंजाल**—पु (कों.) खोटा, मिथ्या आरोप-आळ. [सं. असत्+जाल]

**असट**—वि. पातळ; सरबरीत, विलंबिलीत; रबरवीत; पाणी अधिक झाल्यामुळे ज्याचा गोळा बनत नाही असे (पीठ, भात येगें) [मं. आ+सक्त] ० **भाजो**—स्त्री. पिटाबरोबर शिजविलेली भाजी; गोळाभाजी.

**असट**—वि. आमक्त; गुगफटलेले. 'भरितां इच्छा दुरी पळे। पाठी सोहळे उदासा। म्हणजनि अमट मन। नका खूग सांगतो।'—तुगा ३२९३. [मं. आ+सक्त]

**असहर्षे**—उक्ति. १ हिसका देऊन ओढणें; हिसकणें; खेचणें (इंद्रिय, अवयव इ०). 'कीं हृदयीं भावि खरोत। असहोनि आदित्य खालीं पाहूं।' 'कीं दुःखव्याघ्रांच्या असहून होटी। भावे भेटी केली असे।'—नव. २२.५०. २ सुषानें विक्रिष्ट प्रकारें

हिसके वेळन गदळ काढणे; कणी वंगरे काढणे; नीट करणे; स्वच्छ करणे. ३ असडा; हिसडा देऊन-जोरानें आपटणे; (खालीं, वर) आदळणे. हांसडणे पहा. ४ एकदम, खाडकून फटकावणे (चाबूक वगैरे). ५ धुतारणे; मुंडणे; भोंदणे; लबाडोने-ठकवून उपटून नेणे (पैसे, माल वगैरे) ६ (शाप किंवा अपशब्द यांचा) भडिमार करणे. ७ खालीं पडणे. [ सं. आ+सुद. आसद् ध्र. ]

**असडा**—पु १ एकदम-चटकून दिलेला जोराचा हिसका, हिसडा (अवयव-गात्राला); अमा हिसका बसल्यामुळें होणारें दुःख. (क्रि० देणे, बसणे). एकदम हिसकणे, फटकावणे, उडविणे (चाबूक, दोरी वगैरे); एकदम धरणें, पकडणे. २ पिळवटणारा कंप; तिडीक; वेणा; आंचका (बुडणारा, फाशी जाणारा, गुदमरणारा किंवा मरावयास टेकलेला जसें करतो तसा). (क्रि० देणे; येणे); ३ धक्का; धडकी; तडाखा (व्यापारांत, पिकासंबंधानें) सोसावें लागणारें नुकसान-तोटा; (क्रि० बसणे.) [ असडणे ]

**असडा-डी-डीक**—वि. १ न सडलेला; न कांडलेला; उखळांत न कुटलेला; स्वच्छ, पांढरा न केलेला (तांदूळ, धान्य वगैरे). २ (ल.) अगिहित; बेहिस्त, बळण नसलेला; असभ्य; असंस्कृत, अशिष्ट; अपेट; अडाणी; गांवढळ; अज्ञानी. 'तुम्ही फार असडी आहांत.'—नामदेव नाटक ९०. [ अ+मडणे ]

**असडी-असडी**—स्त्री. १ जखमेवर बसणाऱ्या माशांनीं केलेली विडा; क्षतादिकांवर भाशा बसल्यामुळें त्यांत होणारी कृमींची उत्पत्ति; सडण्याची-कुजण्याची किंवा. (क्रि० पडणे; घालणे). २ (काहींच्या मते) जखमेतील कृमी किंवा त्या उत्पन्न करणारी माशी [ सडणे ? ]

**असण-णा-असणी**—पुत्री असण्याचे झाड. याच्या फांथा मोठ्या व लांबट असून लांकूड इमारतीस उपयोगी पडतें. मूत्र, संप्रहणी व कुष्ठ इत्यादिकांवर गुणकारी. [ सं. आसन ]

**असणे**—अक्रि. १ वर्तणे; अस्तित्वांत असणे; जिवंत असणे; जगणे. २ राहणे; वास्तव्य करणे; मुकाम-वस्ती करणे. म्ह० १ असून अडचण नसून खोळंबा. २ असल्या दिवशीं दिवाळी नाही तेव्हां शिमगा. [ सं. अस्-राहणे ]

**असत**—न. असत्यपणा; अविनाशी पदार्थ. [ सं. अ+सत् ]

**असंत**—वि. असंथ; अस्थिर. 'जैसे वाहते पाणी जाय वेगें। तैसेचि आणिक मिळे मागे। तेवीं असंतचि असिजे जगें। मानिजे संत'—झा १५ १३३.

**असंत**—वि. १ अविद्यमान; खोटी. असत् पहा. 'म्हणोनि हें असंतचि सों'—परमा १०.२४. २ लबाड; नास्तिक; संत नव्हे तो. ०पण-ता-नस्त्री. १ नास्तिकपणा; असाधुश्रुति. 'ज्याचेनि वाक्ये असंतता। निःशेष माझे तत्त्वता। त्यासीचि गा सदगुरुता। वेद्दाम्नाकार्था प्रतिपाद्य ॥'—एषा ३.२८७. २ असत्कर्म; मिथ्यात्व;

खोटेपणा. 'तैसे एकचि गुणेवीण। संतचि परि असंतपण।'—झा १७.३९०. [ अ+सत्-संत ]

**असता**—वि. १ असणारा; असलेला. 'कीं असते आपुले डोळे। आपण झाकीं'—झा ६.७३. ज्याच्याजवळ कांहीं अर्थ आहे असा; संपत्तिमान; गम्बर; पेपतदार; ऐवजदार. म्ह० असत्याचे विकार नमत्याचे घोरकार=जो श्रीमंत आहे त्यास चैनी कराव्याशा वाटतात व गरीबाला कावाडकट करावे लागतात. २ समर्थ; क्षम; योग्य; लायक; उपयोगी; कामाचा. म्ह० असत्याचा बाप नसत्याची आई=मिळविता किंवा कामाचा मुलगा बापाला आवडतो पण ज्याला कांहीं मिळत नाही, जो कांहीं उद्योग करीत नाही, असा मुलगा फक्त आईलाच आवडतो. ०करी-(माण.) पैसेवाला.

**असती**—स्त्री. १ साध्वी किंवा पतिव्रता नव्हे अशी स्त्री; कुलटा; जारिणी. 'हणार असु हरनि वसु तदभिलषित न गणिका तयो अमती।'—मोसभा १.६१. -वि. दुष्ट; नीच; वाईट. 'ज्यांची मति, सोडीना दुराग्रहा असती।'—मोक्षणे १.२५. [ सं. ]

**असंतुष्ट**—वि. १ नाखूप; असमाधानी; अतृप्त. २ गैरमर्जी झालेला; रूठ. [ सं. ]

**असंतृप्त**—वि. (शाप.) पुढें न भरलेले; कणांत कण न विरलेले; पूर्णपणे न मुरलेले; असंपृक्त; (ई.) अतसंच्युरेटेड. 'हे (आरिडहाईड) असंतृप्त असल्याने साक्षात् दोन एकमृत्युतत्वांशी किंवा मूलकांशी संयोग पावूं शकतात.'—सेपू २.१६. [ सं. ]

**असतेपण**—न. अस्तित्व; असणेपणा; जगणे; असणे. 'माझे लणें असतेपण। नांवरूपासी पडो खंडन ॥'—तैसे असतेपण आहाच।'—झा ८.३१. [ सं. अत् ]

**असंतोप**—पु. १ नाखुपी; इतराजी; खेद. 'याचकांनीं किती मागितले तरी मला असंतोप नाही.' २ असमाधान; अतृप्तता. ३ (राजकीय) प्रजेच्या मनाची अस्वस्थता; अशांतता; चलबिचल-खळबळ होण्याची स्थिति (ई.) अनरेस्ट. 'असंतोप हा सर्व आवी उत्पत्तीचे, प्रयत्नांचे, ऐश्यांचे व मोक्षाचे वीज आहे, हा ज्ञान आपण सर्वांनीं नष्ट केला तर या जगांत व परलोकांत देखील आपली धडगत लागणार नाही.'—टिपू १२. [ सं. ]—स्त्री-वि. नाखूप; अतृप्त; असमाधानी, समाधान पावण्याला कठिण; हांबरा; लोभी.

**असत्**—वि. १ खरे नव्हे तें; खोटें; असत्य; मिथ्या; अवास्तव; विनाशी; ज्याला अस्तित्व नाही तें; काल्पनिक; अस्तल नव्हे तें. 'तैसी सत् ना असत् होये।'—झा १५.८१. 'तरी सच्छब्दें येणें। आर्टून असतांचे नाणें। दाविजे अव्यंगबाणें।'—झा १७. ३८०. [ सं ] २ वाईट; दुष्ट; असाधु; खटयाळ. ३ अन्याय्य; अयोग्य; सामाशब्द-असन्मित्र=खोटा मित्र, प्रसंगी उपयोगी न पडणारा मित्र. असद्विद्या=कुविद्या; पिशाचविद्या; दुःशास्त्र. असन्मार्गी=कुमार्गी, अनिष्ट-वाईट मार्गी; असद्व्यापार-व्यवहार=वाईट-

मूर्खपणाचीं कर्मे—प्रघात. असद्भाव=दुष्टस्वभाव. असत्कर्म; असत्य्य; असत्पुत्र; असत्संसर्ग; असद्विचार; असदाचार; असद्वृत्ति १० [ सं. ]

**असत्कार**—पु. अनादर; अवज्ञा; अपमान; असन्मान; अवहेलना. [ सं. ]

**असत्काळ**—स्त्री. ( कौं. ) अनिष्ट-दुष्ट-अन्यायाचा काळ; ज्यांत दुरुंगी पुरुषांची प्रतिष्ठा व सद्गुणी पुरुषांना दैन्य असते अशा तऱ्हेचा विपरीत काळ-दशा. अष्टाचार, मचमच, दैन्यावस्था, यांचे प्राबल्य माजल्यामुळे दु.ख करतांना हा शब्द योजितात. [ स. असत्+काल ]

**असत्प्रायस्वर**—( संगीत ) विवादी स्वर पहा.

**असत्य**—वि. खरे नव्हे ते; अनृत; मिथ्या; खोटे; अवास्तविक; अवास्तव. -न खोटेपणा; खोटी गोष्ट. **०प्रतिज्ञ**—वि. वचनभंग करणारा; करार मोडणारा; बेईमानी; अविश्वासी; बेभरं वशाचा; खोटी प्रतिज्ञा करणारा. **०भाषी ०वक्ता**—वि. असत्य भाषण करणारा; खोटे बोलणारा. [ सं. ]

**असत्संग**—पु. वाईट, दुष्ट संगति; असन्मैत्री. [ सं. ]

**असदर्थनिदर्शना**—स्त्री. निदर्शनालंकाराचा एक भेद. आपल्या वाईट व्यापाराने दुसऱ्यास त्याच्या वाईट व्यापाराचा व त्याच्या फलाचा जेथे बोध करतात तेथे हा अलंकार होतो. उ० ' असांशां संग आणि प्राणांशां गांठ. ' रामांशां जो द्वेष करी तो जाय यममंदिरीं. असे बोधित मारिव. मरे हेममयत्त्वच ॥ ' [ सं. ]

**असदाचार**—पु. वाईट वर्तन; दुराचरण; दुर्वर्तन. [ सं. ]

**असंदिग्ध**—वि. निःसंशय; निःप्रांत; निःशंक; निर्विवाद. [ सं. ]

**असद्व्यय**—पु. मूर्खपणाने-अयोग्य रीतीने केल्या खंय-व्यय. [ सं. ]

**असंपन्न**—वि. निर्धन; दरिद्री; कंगाल; गरीब. [ सं. ]

**असंपूक्त**—असंतुप्त पहा.

**असंप्रज्ञ**—वि. निर्विकल्प. **असंप्रज्ञातसमाधि**—स्त्री. ज्या समाधीत सर्व वृत्तींचा लय होऊन आत्मा केवळ आपल्या स्वरूपाचे ठिकाणी लीन असतो ती; निर्विकल्पसमाधि. -सप्र १८. ५६. [ सं. ]

**असफज्या**—हू—पु. एक पदवी. ही हैदराबादच्या निजामांना आहे. ' नबाब असफज्या हाचा विचार दगाबाजीचा. एकास पळ म्हणावे एकास पाठीं लाग म्हणावे ' -पया. [ अर. आसफ=सालो-मनच्या वजिरांचे नांव. ( सामा. ) वजीर, दिवाण+ज्याह=जहान=जग, जगाचा वजीर; असफजहौला=संस्थानचा वजीर ]

**असंबद्ध**—वि. विसंगत; असंयुक्त; संबंध लक्षांत न घेतलेले ( भाषण, लेखन ); विपरीत; बेदुगी; अनाचारी; अयोग्य; अयुक्त ( कृत्य, आचरण ). ' जरी भिन्नचि अनादिसिध्द । तरी न

येती हे असंबद्ध । ' -ज्ञा १५. ३२३. २ अलग; वेगळा; तुटक; निराळा; संबंध तोडलेला. ' साधू संसाराचे ठायी असंबद्ध असाता. ' ३ चमत्कारिक; असभाव्य; असमंजसपणाचे; असमर्पक; बुध्दीला न पटणारे; अयुक्त. ' पाण्याने घर जळाले म्हणतोस परंतु हे मला असंबद्ध वाटते. ' [ सं. ]

**असंबंध**—पु. संबंधाचा अभाव; मेळ किंवा समन्वय यांचा अभाव. -वि. निराळा; वेगळा. [ सं. ]

**असंबद्ध, असंबद्धास**—पु. एक तंतुमय खनिज द्रव्य; यावर विस्तवाचा परिणाम होत नसल्या कारणाने बॉयलर व वाफ नेण्याच्या नळ्याभोवती हे लावतात. तसेच जेथे आगीचे भय त्या ठिकाणी वापरतात. [ इं. अस्वेस्टॉस ]

**असबाब**—स्त्री. १-चीजस्त; मालमत्ता; मामानमुमान; साधन सामग्री; साहित्य; वस्तू. २-गुध्रसामग्री; गुध्रोपयोगी सामान. अजबाब पहा. [ अर. अस्बाब; सबबचे अव. ]

**असबाबा**—पु. घोड्याच्या गुडघ्यावर फोड येऊन जो रोग होतो तो. -अश्वप २. २२८.

**असंभव**—पु १-संभवाचा-होण्याचा अभाव; २ ( ल. ) अशक्यता. असंभाव्यता; दुर्घटना; नसणेपणा; अभूत गोष्ट. ३ असंबद्धता; असमर्पकता; अयुक्तता; वैपरित्य; विजोडपणा. ४ ( साहित्य ) एक अलंकार; अशक्य गोष्टींचे वर्णन असते तेथे हा अलंकार होतो. याला असंभावना अलंकारहि म्हणतात. उ० १ उंदराने मांजरास मारले. २ ' गज गोष्पी वुडाला हा देवा सिंधु शोपिला सशकें । न शके मोसाया हे वरिषला तो केसरी कसा मशकें ॥ ' -मोद्रोग ३. २.

५ ( साहित्य ) व्याख्येय जातीमध्ये ज्या ज्या व्यक्तींचा समावेश व्हावा अशी इच्छा असते त्यांपैकी एकाचाहि समावेश तीमध्ये होत नाही असे जर व्याख्येवरून दिसेल तर तीमध्ये असंभव हा दोष आहे असे म्हणावे. जैसे-पदार्थाची किंमत देण्याचेण्याच्या सोयीकरता राजकल्यांनी जे कधीच न झिजणारे पदार्थ केलेले असतात, त्यांय नाणीं म्हणावे. ही नाण्यांची व्याख्या कोणत्याच नाण्याम ल्याय होण्याचा संभव नाही. कां की कधीच न झिजणारा असा एकहि पदार्थ नाही म्हणून हा व्याख्येमध्ये असंभव हा दोष आहे. -सुकौ ४१. [ सं. अ+सं+भु ]

**असंभवदुक्तिक**—वि. ज्या उक्तीचा मुळी संभवच नाही असा ( अर्थ ); अशक्यप्राय. ' स्युं अंधारामुळे ठेच लागून पडला ही गोष्ट असंभवदुक्तिक दिसते. ' [ अ+संभवत्+उक्तिक ]

**असंभवनीय**—असंभवनीय पहा.

**असंभवी**—वि. दरिद्री. ' जेवी असंभवायांचे लेकूं. घे पयो पानी हावळ । ' -ऋ ६२. [ अ+संभव ]

**असंभवी-विक-वित-भाव्य**—वि. १ विपरीत; विचित्र; विजोड. २ ( ल. ) संभव नसलेले-नसणारे; असंभाव्य; अशक्य. ' साहित्य भरते अपार । असंभव्य दाटले । ' -रावि [ सं. ]

**असंभाव**—(क.) असंभङ्ग; असंभाव्य—वि. फार; बेखुमार. 'तरी तयाचिसारिखें । असंभाव पाप पिक्के ।'—ज्ञा १३ ३१ [सं. असंभाव्य]

**असंभावना**—स्त्री. १ संभव किंवा मिलाफ यांचा अभाव. २ (ल) अशक्यता; असाध्यता; असंभाव्यता; दुर्घटना. ३ (वेदांत; जीव व ब्रह्म यांचा भेद प्रतिपादन केला आहे कीं अभेद प्रतिपादन केला आहे हा प्रमाणगत संशय; आणि जीव व ब्रह्म यांचा भेद सत्य आहे हा प्रमेयगत संशय या दोन्ही संशयांना असंभावना म्हणतात. 'असंभावना विपरीत भावना । निःशेष तुटल्या वासना । निजस्वरूपी तेव्हां जाणा । जागेपणा तो आला ॥'—एभा ११.४३२. [सं.]

**असंभावनीय**—वि. १ असंभाव्य; असंभूत. अगदीं विरुद्ध विजोड; विपरीत. २ अशक्य; दुर्घट. [सं. अ+सं+भू]

**असंभावित**—वि. १ असंबद्ध; विसंगत; न जुळणारा. संदर्भ-क्षून्य; असमर्पक. २ (ल.) असंभवनीय; अशक्य; असाध्य. ३ संभावित, सम्य नाही असा; हलकट; नीच; बेअर्जचा. [सं.]

**असंभाव्य**—वि. १ षडण्यास, द्रोण्यास असमर्थ (अयुक्तता, विपरीतता या कारणांनी); अक्षम; अशक्य; अघटित; असाध्य 'हैं बहुत न सांगोचि जे कथा । असंभाव्य हैं ॥'—ज्ञा १८.८०९. २ अतर्क्य; अघटित. 'असंभाव्य श्री रामचरित्र ।'—रावि १.५. ३ पुष्कळ; अतोनात; अतिशय; अमाप. 'जे जे मनीं इच्छिलें । ते तें हरीनें पुरविलें । सकळ राजे भुत्य जाहले । द्रव्य संचलें असंभाव्य ।'—ह ३३.१३३. [सं.]

**असंभूत**—वि. १ बुद्धीला न पटणारे, न जुळणारे; असमर्पक; अयुक्त. २ (ल.) अस्तित्त्व नसलेले; न घडलेले—होणारे; असंभवनीय; अशक्य किंवा असाध्य. [सं. अ+सं+भू]

**असंभूति**—स्त्री. अस्तित्त्व नसणे; नाश. 'विद्येस संभूति म्हणजे जगाचे आदिकारण आणि त्याहून भिन्न जी अविद्या तिला असंभूति किंवा विनाश अशीं दुसरीं नांवें देऊन याच्या पुढल्या तीन संघांत पुनः (तोच अर्थ) वर्णिला आहे.'—गीर ३५७. (ईश उपनिषद् १२.१४.) [सं.]

**असम्य**—वि. १ (मूळ अर्थ) समेत बसण्यास बरण्यास अयोग्य, अयुक्त. २ (ल.) सिष्टाचाराविरुद्ध; अशिष्ट; वाईट, भलत्या रीतीचा, वर्तनाचा; जंगली; क्षुद्र; अडाणी; गांवढळ; हलकट; प्राम्य. [सं. अ+समा]

**असम**—वि. सदा, सारखा नाही असा; विषम.—पु. (साहित्य) एक अलंकार. जेथे उपमाच नाही असे वर्णन असते तेथे हा अलंकार होतो. उ० 'वन्ययुगे काय षडे माफतिसीं इतर वानरा जन्य ।'—मोभीष्म १.६५. [सं.]

**असमज**—पु. समजुतीचा अभाव; अज्ञान; गैरसमज.—वि. 'समजुत नसणारा—न पडणारा. [अ+समज]

**असमंजस**—न असादृश्य असम्य, अनुरूपता; फरक; फावत.—वि. १ असदृश; असमान; असम. २ मद्र, ज्याला प्रहण-शक्त नाही असा, मूर्ख, अविचारी; बुद्धिहीन; अविचेकी; तार-तम्यज्ञान नाही असा. [सं.]

**असमजुती**—त्या—वि. विनवणी करून किंवा स्पष्टीकरणाने समजुत पडत नाही असा; समजुत होण्याला अशक्य, मनधरणी करण्यास, मन वळविण्यास अशक्य—कठिण; शांत करण्याला कठिण.

**असमजुत**—स्त्री गैरसमजुत विपरीत प्रह; मतभेद; बेबनाव. **असंमत**—वि १ अमान्य; संमत, मान्य नसलेले; २ (ल.) नामजूर; त्याज्य, निषिध्द 'परि ही गोष्ट अंगमत ।' [सं.]

**असमर्थ**—वि सामर्थ्यहीन; अशक्त; दुर्बल अक्षम; नाता-कद; नामर्द; नालायक. [सं.]

**असमवायी**—वि एकसमयावच्छेदकरून नसणारा; संबध्द नसणारा; अंगभूत नसणारा, आकस्मिक; नैमित्तिक; प्रासंगिक; यदच्छा-भूत [सं.] ०कारण—न. (न्याय) नित्य संबंध नसलेले कारण. उ. तंतुयोग हें पटाचें कारण.

**असमसाहस. असमसास, असमसाह(हा)स**—वि. १ फार, अमर्याद, साहसी; ज्याच्या साहसकृत्यास तुलना नाही असा. २ असंख्यता; पुष्कळ; अतिशय; अपार; अमर्याद. 'पांचाळाचे सैन्य असमसास ।'—शिशु ९२७. 'मग तथा ब्रह्मगोळाचे अंशांश । प्रसवती आदि संकल्प असमसाहाम ॥'—ज्ञा ८.२४.—एभा ६.३. 'असमसाहस कूप सखोल ।'—दावि ७३. ३ अनिवार.—एभा १.२६७. असमास पदा [सं अ+सम+साहस; अ+समास=मर्यादा, संकोच.]

**असमाई**—वि. १ न मानगारी; मनांत न राहणारी. 'आपु-लिया मना बरवी । असमाई गोठी जीवीं ।'—ज्ञा ६.११८. २ अमह्य 'मायवाप निमाल्यावरी । बातलें भावाचे आभारी । तोहि परि हरी । तुज जाला असमाई ।'—तुणा ४०९०. [सं. अ+सम+अव+ई=असमाई=मिलाफ न होणे]

**असमांतरसुज चौकोन**—पु. (गणित.) ज्या चौकोनाच्या कोणत्याहि दोन बाजू परस्परशर्सी समांतर नसतात असा चौकोन. [सं.]

**असमाधान**—न. १ नाखुषी; असंतोष; अशांतता; अस्वास्थ्य; मनस्ताप. २ दुखणे; आजार. 'विप्र पडला असमाधानीं । दैवधे करुनि । पंचत्व पावला परिसेसा.'—गुच ८.२६. [सं.]

**असमान**—वि. असदृश; विषम; अधिकजणा; एका पात-ळीत नसलेला; भिन्न. 'की जगजुग पडिले असमान् । एकें बेंळ.'—शिशु ६३. ०गति—स्त्री. १ नागमोडी, वांकडी गति—वळण—आगें—

ओष. २ अनियमित, अव्यवस्थित, विषम, प्रगति—सुधारणा. ० देश—  
पु. १ चंद्रउताराची, उंच—सखल जमीन. २ अनेक भेद—प्रकार अस-  
लेला प्रदेश. [ सं. ]

**असमान**—न. असमान; आकाश. 'नव खंड पृथ्वी पिकें  
मृगजळें। डोंगर भेटे बळें असमानासी।'—तुगा ४२१०. असमान  
पहा.

**असमाप्त**—वि. न संपलेले; समाप्त—परिपूर्ण न झालेले; अपूर्ण  
[ सं. ]

**असमास**—वि. १ मर्यादित, संकुचित नसलेले; पसरलेले; फैला-  
वलेले. 'मध्यें सुगंध मुवास। तेंथें उठतो असमास ॥' २ (काव्य)  
अमर्याद; असंख्यात. 'पुच्छावरी असमास। शक्याय प्रेरिती ॥'  
असमसाहास पहा. [ सं. अ+समास=जूट, संकोच ]

**असंभितता—मिति**—स्त्री. (शाप.) विसादृश्य; भिन्नता; दोन  
वाचूत सारखेपणाचा अभाव. (ई.) असिमेट्री. [ सं. ]

**असंयुक्त**—वि. (शाप.) संयोग न पावलेले; वेगळे; निराळे  
(परमाणु) (ई.) अन्कवाइन्ड.

**असंयुक्तावस्था**—स्त्री. (शाप.) स्वतंत्र, वियुक्त स्थिति. (ई.)  
फ्री स्टेट. [ सं. ]

**असर**—पु. १ परिणाम; अंत; शेवट. 'कृष्णरावजी यांचे  
प्राणाने असर केला असे वाटले.'—रा ५.८३. २ परिणाम; टसा;  
प्रभाव; कार्य. 'असरकारक भाषण'—मौज २.६.३०. ३ अंश.  
'दुधामध्ये पाण्याचा असर आहे.' ४ (व्यापक) छटा; चिन्ह;  
सूचक; वास; लज्जत; लकेर. [ अर. असर्=चिन्ह, परिणाम ]

**असरणी**—(कों.) अशरीरिणी पहा.

**असर्फी**—स्त्री. (गो.) एक नाणें. किमत महा आणे आठ पै  
(०-६-८). अथफी पहा.

**असल**—वि. १ मूळचे; अवल; आद्यकालिक; पहिले. 'याची  
नकल तुम्ही घ्या आणि असल पत्र मजपाशीं ठेवा.' २ मुख्य;  
प्रधान; उत्कृष्ट; श्रेष्ठ; पहिल्या प्रतीचा. ३ नकली नव्हे तो; खरा;  
अकृत्रिम. ४ थोर; कुलीन; उच्च घराण्यातील—वंशातील—जार्ती-  
तील. ५ मूळावरहुकूम; हुबेहुब (चित्र, तसवीर, खळ). ६ औरस;  
धर्मपत्नीपासून झालेला. [ अर. अस्ल=मूळ, वंश ] ० नसल—  
वि. औरस संतति; प्रजा; कुटुंब. [ अर. अस्ल+नस्ल ]

**असल अर्जी**—स्त्री. (कायदा) मूळ तक्रार; दाखल फिर्याद.  
[ अर. अस्ल+अर्जी ]

**असलगा**—वि. १ संलग्न; जवळचा. 'असलगु ऐसा आवढे।  
सिओसिओ न ए कन्हणी कडे।'—शिक्षु ६८४. २ सोंपें; सुगम.  
'एकें वृणितें सावधें। असलगें एकें अगाधें।'—हा ११. १२६;  
'येर तो अचिरा मारुं। तो वसता आणि असलगु।'—हा ८.  
२३७. ० पण—न. सुगमपण; सुलभता. 'केसा झकविलों असलग-  
पणें। अक्षरांचेनि।'—हा ७.१९८. [ सं. आ+संलग्न ]

शको. १. २३

**असलंग**—क्रि. जवळ; संगतीत. 'अशाच्या बसूं नये अस-  
लंगी।'—राला ४४. [ सं. आ+संलग्न ]

**असल(ळ)णें**—अक्रि. उसळणें. 'कीं गंगापय असलळें।'—  
हा १३.२६८. [ उसळणें ]

**असलफूल**—न. १ शुद्ध ऊदफूल. २ शुद्ध अर्क. [ अर. अस्ल+  
सं. प्रा. फुल्ल म. फूल ]

**असलबाव**—स्त्री. १ मूळचा—पहिला करपट्टा; मूळची बाब—  
कलम. २ किड्याच्या बंदोबस्ताकरितां टेवलेल्या सैन्यास कमी  
दरानें पदार्थ पुरविण्याची सरकारची रयतेवर असलेली सक्ती.  
[ अर. अस्ल+बाव ]

**असला**—वि. अशा प्रकारचा; ह्या जातीचा; अशा घडणीचा.  
[ सं. ईदशा ]

**असलाई**—स्त्री. १ अस्मलपणा; खरेपणा; उत्कृष्टपणा. 'अस-  
लाईस खोटें काम करणें मोटें लांछन' २ मोटेपणा; थोरपणा;  
सभ्यता; कुलीनपणा; घराण्याचा उच्चपणा. 'प्राणहि वैचुनि करणी  
करील तो असलाई।'—राला ११. [ अर. अस्ल+ई प्रत्यय ]

**असली**—वि. अस्सल. [ फा. अस्ली ]

**असंबय**—वि. (गो.) संबय नसलेला.

**असंबर**—र्य—वि. न सांबरणें; अमर्याद. 'तेषु असंबरें  
आनंदें।'—हा १८.१६२०; 'सेना पाहे असंबर। आतां ते कैशी  
आईकें उत्तर।'—गीता १.३१७; 'म्हणोनि हें असंबयें। हें दैवि-  
केचें औदार्यें। वाचुनि स्वातंत्र्यें। माझे नाहीं।'—अमृ १०.६.  
[ अ+सांबरणें. सं. अ+सं+र्य ]

**असवणें**—वि. भिन्नवर्णांचा; भिन्न जातीचा—रूपाचा; विजा-  
तीय. [ सं. ]

**असवल, असवील**—न. ऋक्ष; रीस; भल्लूक; अस्वल  
पहा.

**असविणें**—क्रि. १ नवीन मृत्तिकापात्र—मडकें राबविणें—रांप-  
विणें (तापवून व दुधानें भरून). २ (ल.) कौमार्थ्य भंग करणें;  
एखाद्या कुमारीकेशीं संभोग करणें. ३ (सामा.) एखाद्या स्त्रीशीं  
अशास्त्र किंवा वेकायदेशीर समागम—संग करणें; जारकर्म, व्यभि-  
चार करणें. [ सं. आसव ? ]

**असविणें**—उक्रि. रिंगणामध्ये भोंवरा टाकणें—मारणें. [ म.  
आंस ]

**असंसक्ति**—स्त्री. (वेदांत) अनासक्ति; प्रेम, लोभ यांचा  
अभाव; ज्ञानी जीवाची सप्त भूमिकांतील पांचवी स्थिति. —हंको.  
[ सं. ]

**असंसृष्ट**—वि. १ न मिसळलेला. २ निराळा; वेगळा; पृथक्  
(इसम, मालमत्ता). [ सं. अ+सं+सृष्ट ]

**असंस्कृत**—वि. १ कोणताहि संस्कार (लभ, सुंज वर्गर) न  
झालेला; संस्कार विरहित. २ गांवढळ; हीन संस्कृतीचा. [ सं. ]

**असहकार**—पु. सहकाराचा अभाव; तुटकपणा; अलगपणा; बरोबर काम न करणे; मदत न करणे. 'असहकार जरि बरिला ।'—सन्मित्रसमाज मेळा सन १९२९. पद ८.

**असहकारिता**—स्त्री. (ई.)नानकोऑपरेशन. एकत्र किंवा परस्परांचे काम करण्याचे नाकारणे; बलिष्ठ सरकाराशी दुर्बल व निःशस्त्र प्रजेनें जुलमानें गांजून गेल्यामुळे कोणत्याहि प्रकारची सहकारिता न करण्याचा उपक्रम. 'असहकारिता श्रेष्ठ का सहकारिता श्रेष्ठ हे राजकीय विषय आहेत.'—नाकु १७. [ सं. ]

**असहन**—न. १ सहन करण्याची असमर्थता. २ दुसऱ्याची ऊर्जितावस्था, भरभराट, उत्कर्ष सहन न होणे; मात्सर्य. [ सं. अ+सहन ]

**असहानु**—वि. सहन करण्यास कठिण. 'असहानु जर्गी जगदळां चौहातु मळु ।'—शिशु ५१५. [ सं. अ+सहन ]

**असहाय**—वि. १ एकटा; जोडीदार नसेलला; मित्र, मदतनीस, अनुयायी नसेलला. २ अनाथ; निराश्रित. [ सं. ]

**असहाल**—पु. घोड्याचा एक रोग. यानें घोड्याच्या पोटांतून मैल निघतो. 'नलखरी' असाहि एक शब्द आहे. '—अश्व २.१९६.

**असह्य**—वि. सहन करण्यास कठिण, अशक्य; दुःसह. 'चांदणे देखोनि प्रकाशमान । संतुष्ट होतील इतरजन । परि तस्कारांचे न आनंदे मन । त्याजकारणे असह्य ।' [ सं. ]

**असळकासा**—पु. आलिंगन; मिठी; कवटाळणे. [ सं. आलेश्व अप. ]

**असा**—वि. असला; अशा प्रकारचा; अशासारखा; विशिष्ट; इतका. 'म्हणोत म्हणणार बा तुज असा नसेल क्षमी ।'—केका ५१.

—क्रि. १ अशा रीतीने; ह्या प्रकारे; म्हणून. २ सारखा—शब्दांतील आरंभीचा अ गाळून तो शब्दाच्या शेवटीं जोडून नेहमी वापरतात. उ० 'भीष्म भीष्म तरणिसा अजुन हेंमत तरणिसा गमला ।'—मोमी १०.९१. 'गोरगरीबांस अन्न द्यावेसें मला वाटते.' [ सं. ईदृश; प्रा. अइस; म. असा ]

**असा**—वि. कोणी तरी; साधारण; हलका; सामान्य प्रतीचा; धुळक; कमी प्रतीचा, दर्जाचा; नालायक; असाच पहा. 'हा पंडित केवळ अशातशांतला नव्हे.'—क्रि. १. कोणत्या तरी उपायाने, रीतीने, युक्तिप्रयुक्तीने; अडपडप. [ सं. ईदृश + तादृश ]

**असा**—पु. मुखत्यार. **असा**—न. विमापत्रक वगैरे काहीं हक्क एखाद्याच्या नांवाने करणे—**नी**—पु. ज्यास बेचन करून घ्यायचे—कोणतीहि गोष्ट नावे करून घ्यावयाची तो; मुखत्यार. [ ई. ]

**असांगडे, असांगडे**—वि. निरुपम; ज्यास संगत, बरोबरचा कोणी नाही असा; ज्याला सांगड नाही असा. 'हे किती बोलू असांगडे.'—शा १५.३०४. [ सं. अ+स+ंगम् किंवा षट्; म. सांगड ]

**असाच**—वि. १ निष्ठप्रतीचा; सामान्यप्रतीचा. 'तो सेनापती असाच होता.' २ विन लमाचा; आहो तसाच; जशाचा तसा (उ० ठेंब्या इ०) 'त्याला तुम्ही असाच किती दिवस ठेवणार.'—क्रि. १. माघाच्या पावली; इतक्यांत. 'मी असाच परत आलों पहा'. [ असा ]

**असाजे, ऐसाजे**—क्रि. (पत्रादिकांच्या आरंभी) पुढे दिल्याप्रमाणे; येणेप्रमाणे.

**असाडी, अंसाडी**—स्त्री. १ अ (अं) सडी पहा. २ (गुप्तपणे) वाईट अपकृत्य विषयक, दुष्कृत्यासंबंधी घातलेले वजन, भीड; अनुचितवजन; अनिष्ट पगडा.

**असाणा**—असणा पहा.

**असाधारण**—वि. १ सामान्य, साधारण नव्हे असा; एकाकी; विशिष्ट, विवक्षित प्रकारचा; विशेष; अगदी निराळा. २ विलक्षण; असामान्य; लोकोत्तर. 'आणीक ही असाधारण । जे शस्त्राची प्रवीण ।'—शा १.९६. ३ सन्माननीय; मान्यता असलेला; विख्यात; पुण्य. ४ सुलभ नव्हे असे; कठिण. 'सांगितले तुम्ही आचार दोनी । कष्ट बहु विषवापर्णी । अशक्य आम्हां न ठाके स्वामी । असाधारण असे दातारा ॥'—गुच ३२.६८. [ सं. ]

**असाधु**—वि. वाईट; साधु नव्हे तो; दुष्ट; अधम. 'पै असाधु-कर्मा तैसा ।'—शा १७.३९९. 'कौरव हो गौरव हो सुजनी न करुनि असें असाधु तरा ।'—मोसभा ६.१००. **असाधु**—पु. निंदा.

**असाध्य, असाधनीय**—वि. १ साधण्याला—साध्य करून घेण्याला कठिण; संपादण्यास—प्राप्त होण्यास अशक्य. २ बरा न होण्यासारखा; न सुधारण्यासारखा; उपाय—योजना लागू न पडणारा (रोग). [ सं. ]

**असाध्वस**—वि. निर्भय. [ सं. अ+साध्वस=भीति ]

**असान**—न. उपकार; दया; कृपा; मेहेरवानी. [ अर. इहसान ]

**असान**—वि. सुलभ, सुगम, सोपे; सुखकर. [ फा. आसान. ] **असान**—न. असासन; धैर्य. 'अणभोनि असानेयां होइजे । पुढां भाडुं धाडिजे ।'—शिशु ४७४. [ अवसान अप. ]

**असांप्रत**—वि. अकार्लिक, अप्रस्तुत; हार्ती घेतलेल्या—चाळु गोष्टीशीं विसंगत; अप्रासंगिक; अनुचित; अयुक्त. [ सं. ]

**असामदार**—पु. सरकारांत; नेमणूक, असामी असलेला; वेतन घेणारा (सरदार, दरकदार, इनामदार, कामदार, इ०) 'असामदाराचे घोडे परिच्छिन्न लहाच जमेस धरुं नये.'—खरे ११. ५७०७. [ अर. ]

**असामी**—पु. स्त्री. १ इसम; व्यक्ति; माणूस, 'तुकोजी शिंदे यांनीं मौजे मुलखेडे येथे बटकी देखील पोरे' असामी तीन येकून रुपये दीडशांस विकत घेतली.'—बाड बाबा २.१९१. २ देगेकरी;

कजैदार; ऋणको; प्रतिवादी. 'ती असामी भारी आहे.' ३ धारे-करी; भाडेंकरी; कूळ-खंडकरी. ४ हजीरीपटावर असलेले नांव; नोंद 'मातवर लोकांत असामी घातली.' सभासद. -पु. १ सरकारी नोकरी; चाकरी; नेमपूक; उपजीविकेचे साधन. 'राबर्ट आमं ह्या इस्ट इंडिया कंपनीच्या पदरी कारकुनाची एक लहान असामी पतकरून ...हिंदुस्थानांत आला.' -नि. ६१२. २ मोठा, मातवर माणूस; स्वारी. 'दक्षिणेत केवळ असामी नाही दुसरा।' -ऐपो २३६. [अर. इसम=नांव अव. ] ०द्वार-असामदार पहा. ०धार-कवि. १नेम-णुकीप्रमाणे; हुद्याप्रमाणे. 'वरकड पांच इसम यांस असामीवार शिर-पेंच, पानदान देऊन बाटेस लाविले.' -रा ५.१४१. २ प्रत्येकी; वेगवेगळे; मनुष्यागणीक; नांवनिशीवार. ३ कुळाप्रमाणे; रयतवार. [फा.]

**असार**—वि. १ निःसत्व, सारहीन. २ खोटे; मिथ्या; निकामी; पोकळ. 'असार जीवित.' 'येथे एक वर्म पाहिजे धीर। परि म्या लेखिले असार।' -तुगा ७११. 'असार म्हणजे नासिवंत। सार म्हणजे तें शाश्वत' -दा १४.९.५. [सं.]

**असार**—१ सामा. अंतर; दोन वस्तूंमधील क्षेत्र. २ (गवंडी काम) भिंतीची रंदा. ३ दार किंवा खिडकी यांच्या दोन बाजूंमधील अंतर; चौकटीचे क्षेत्रफळ. [अर. असा ?]

**असार**—परिणाम, अंश वंगरे. अर्थासाठी असर पहा. दुधा-मध्ये पाण्याचा असार आहे. 'पाण्याचा असार लागून गांठेडे भिजले.'

**असार**—(विणकाम) असारा-री पहा.

**असारणे**—उक्ति. पसरणे. 'का समुद्राचेनि पैसारें। वरी तरंगता असारे।' -ज्ञा १५.१०७. [सं. आ+उ]

**असारा**—पु. (विणकाम) मैदानांत पाजण करण्याकरितां पसरलेला सुताचा ताणा. [सं. आ+उ; द्रा. आसु=ताणा]

**असारा-री**—पुष्पी. (विणकाम) १ परता किंवा फालका (किंवा असारा) यावरून सूत उकलून ज्या कामटीच्या केलेल्या हंडीच्या आकाराच्या चकावर घेतात तो. यावर सुपारें एक थोक सूत उकलतात; सूत गुंडाळण्याचे चाक; त्यावर गुंडाळलेले सूत किंवा रेशीम; वळीव रेशीम. [सं. आ+सु-सर; द्रा. आसु=पसरणे, ताणा] ०परती-स्त्री. पतंगाचा मांजा (दोरा) ज्यावर गुंडाळतात तें चाक.

**असाल**—पु. मध. 'प्रवासांत वून (रोटी), मॉस (दही), असाल (मद्य) आणि प्याज (कांदा) या व्यतिरिक्त कोणतेहि पदार्थ घेतले नाहीत.' -सासं २.२६३. [अर. असल=मद्य]

**असावणे**—क्रि. आशयुक, आनुर होणे. 'तुका म्हणे माझ्या असावल्या बाबा। तुज क्षेम याया पांडुंगा।' -तुगा ८२९. [सं. आशा]

**असावणे**—क्रि. अशुभ्युक होणे. [सं. अशू; म. अस्.]

**असावध**—वि. १ लक्ष नसलेला; गैरसावध; गाफील; अनवधानी; दुर्लक्ष असणारा. २ गफलत्या; प्रमादी; अनवधानदर्शि. [सं. अ+स+अवधान]

**असावरी**—पु. १ (संगीत) एक राग. आसावरी पहा. २ एक वनस्पती, शतावरी.

**असावरी-ली-कांठ**—पु. शोला वगैरे वखांत विणलेले कांठ. एका वनस्पतीच्या पानांसारखी नक्षी असलेले कांठ. अस्वली कांठ पहा.

**असासा**—पु उसासा-धापा टाकणे; नाकातोंडांतून वायु जोराने बाहेर सोडणे; सुस्कारा; मोठा दुःखाचा उच्छ्वास (किं० टाकणे-देणे-घेणे-सोडणे). [सं. अस्=श्राम घेणे]

**असासित**—कवि. एकदम; अकस्मात्. 'सिंहासना वगेरेंन ऊठिला। तंवकें असासितु निगाला।' -शिशु १८९. [सं. अशा-सित ?]

**असाहाणुपणे**—कवि. सहन न करता; असुयेने; मत्सराने. 'तरि तेहीं खिळनी केली इअसीं। असाहाणुपणे ॥' -शिशु ८०४. [सं. अ+महन]

**असाहा**—वि. एकटा; एकाकी; कोणाकडून मदत नसलेला. [सं. अ+सहाय]

**असाळ-ळी**—स्त्री. १ राक्षसिणीचा एक प्रकार; पिशाची; हड्डळ. आसाळी पहा. २ (ल.) ककेशा स्त्री; अवदसा; राक्षसिणी; कृत्या. 'परम विरस वाक्ये बोलेते जों असाळी।' -मारुह ४.७१. [सं. ईषाळु=इसाल किंवा प्रा. आसालिय=सापाची एक जात. ?]

**असाक्ष-क्षेक**—वि. १ न पाहिलेला; न देखलेला; ज्यास साक्षी नाही असा. २ (ल.) अतिथीस न देतां सेवन केलेले. 'अराक्ष भक्षिले मिष्टान्न।' -मक १४.८८. ०भोजन-न. पंचीस कोणी नसतां केलेले भोजन. -एभा २१.१३३. [सं. अ+स+अक्ष=डोळा]

**असि**—पु. बाजारांत मांडलेल्या मालावरील कर. 'इयां पाटणीं जें केणें उघटे तेहाचा अणि आर्क...मटा रीन्हला।' -पाटण शिलालेख, शके ११२८.

**असि**—स्त्री. तरवार; खड्ग. 'जेथ असिपत्र तहवर।' -ज्ञा १६.३७३. [सं.] ०धारा-स्त्री. तरवारीची धार. ०धारा व्रत-न. १ स्त्रीपुरुषांनी संगमनिवारण्याथे उभयतांच्यामध्ये नागवी तरवार ठेवून एका दाय्येवर निजणे. २ (ल.) मनोविकारांचे संयमन करणे; यावरून अत्यंत कठिण, दुष्ट व्रत-नियम. [सं.] ०पन्न-न. तरवारीचे पान, धार. ०पन्नतरु-पु. ज्याला तरवारीसारखीं पाने आहेत असे झाड. 'जेथ असिपत्रतहवर। खदिरांगाराचे डोंगर।' -ज्ञा १६.३७३.

०पन्नमत्स्य-पु. एक जातीचा मासा. (इं.) सांफिश. -प्राणिमो ९०. ०पन्नवन-न. तरवारीसारखीं पाने आहेत अशा झाडांचे वन. पापी लोकांना तीक्ष्ण तरवारीसारख्या पानांनी या (नरक



लोकांतील ) अरण्यांत मोठे क्लेश देण्यांत येतात. ०पत्रव्रत-  
ब्रह्मचर्ये; असिधाराव्रत पहा. 'चत्री पौर्णिमेसी सोडावा। वर्ष-  
पर्यंत तो रक्षावा। स्वये असिपत्रव्रत नेम धरावा। आणि वर्जावे  
भोगमात्र ॥' -ज. १.१३. [ सं. ]

**असिका**—स्त्री. ( काव्य ) राहण्याची, अधिष्ठानाची जागा.  
'स्वानुभूतीची अमिका आनंद मात्र तू.' -वि. असणारा. 'एहूवी  
स्वामि दुःखा असिका। मीं केवि उरे।' -क ५३. [ सं. अस्=असणे,  
राहणे. ]

**असिका**-कें—वि. संपूर्ण; सर्व; समप्र. असका पहा. 'जियेचेनि  
स्नेहमयंके। दुःखतम निरसे असिके। तिये प्रभुशक्ति शंके। अविद्या  
जात।' -ज्ञाप्र. २२. 'उठावला बोधे तंवका। तो सुनाट पडे  
असिका।' -अमृ ६.४६. 'त्यागीन तिला कां मी यर्यागे निष्कळे  
यशे असिकी।' -मोसभा ४.७. [ सं. आसाप्र ]

**असिड**-न. अम्ल; तेजाव. अम्ल पहा. [ इं. ]

**असित**—वि. पांढरें नव्हे तें; काळे; निळे. [ सं. अ+सित=  
पांढरें ] ०पथ-पु. ( ज्याचा मार्ग काळा असतो तो ) अत्रि.  
०पक्ष-पु. कृष्ण-वध-पक्ष. 'असितपक्ष माघमासी।' -गुच ७.  
११२.

**असिध**—वि. १ सिद्ध नव्हे तें. पुरावा नसलेलें. २ अस्ति-  
त्वांत नसलेलें; अनुपलब्ध; अविद्यमान. [ सं. ]

**असिपद**—न. तत्त्वमसि यांतील असि=आहे हें पद. तत्पद  
आणि त्वंपद या दोहींचें निरुपाधिक ऐक्य जेथे होतें तें पद.  
'असिपदीं तदात्मा अलिस।' -परमा १.१७. [ सं. असि-अस्-  
व. द्वि. ए. ]

**असिरणि**—अशरीरिणी पहा. 'असिरणि वाचा जालि।' -  
पंचनेत्र ३.१९.

**असिल**—न. ( रसा. ) पांढरा स्फटिकाकार व नम्रप्रचुर असा  
स्नायूचा घटक. ( इं. ) क्रिप्टाईन.

**असिलता असिल्लता**—स्त्री. १ तरवार. 'हातीं असिल्ला  
करि खेटके। कटि झळके यमदंड ॥' २ तरवार परजणे; पटे  
फिरवणे. ३ विजेची वक्रगति-लकाकी; चमक. [ सं. असि=तल-  
वार+लता ]

**असिलेपण**—न. अस्तित्व. 'नाहीं अज्ञानावांचूनि मूळ।  
ययाचें असिलेपण टवाळ।' -ज्ञा १५.१४०. [ सं. अस् ]

**असिवाद्**—पु. तरवारीचें युद्ध. 'असिवादा असिवार तों  
टाई' -ऐपो २६९.

**असिवार**—पु. खड्गधारी; घोडेस्वार; राजत. 'धरोनि  
घोडाचां गौरीं निवटिती असिवारा ते।' -शिशु ९६९; -एभा  
३०.९३. [ असि+स्वार; असि+वार ? ]

**असिस्टंट**—वि. दुय्यम; नायब; उ० असिस्टंट मॅनेजर  
( दुय्यम व्यवस्थापक ); असिस्टंट कलेक्टर वगैरे. [ इं. ]

**असीम**—वि. निस्सीम, अमर्याद. 'मूर्ति असे अल्युमा दीन-  
जनीं करिसि परि असीम दया।' -कुअक. [ अ+सीमा ]

**असील**—पु. घोड्याच्या डोक्याजवळचा भोंबरा. हा डोक्या-  
वर असल्यास चांगला व डोक्याखालीं असल्यास वाईट. 'अश्वप  
१०२. [ सं अक्ष किंवा सं. अश्व ]

**असील**—असल पहा.

**असु**—पु. १ प्राण; जीव; धायोच्छ्वास. 'असु जातां तनु  
विकळा, कीं जातां वत्स जेवि धेनु सती।' -मोसभा ७.४०. [ सं. ]  
२ ( शाप. ) ऑक्सिजन. सामाशब्द-असुइथल अमिन, असुकितन  
वगैरे.

**असुआर**—पु. घोडेस्वार; असिवार पहा. 'तंव पुढिलां असु-  
आरां। भिडौ सरले।' -शिशु ८७४. [ सं. अश्वार-कार ]

**असुख**—न. सुखाचा अभाव; दुःख; त्रास; अस्वस्थता; पीडा;  
असमाधान. 'देखोनिया असुख घे स्वकुलाभिमानें।' -आह  
१२. [ सं. ]

**असुख, असुख, अमूक**—न. १ खियांस अवेळीं विटाळ  
येणे; अकार्ली, अनियमित ऋतुप्राप्ति. ( कि० सुटणे ). [ सं. अमूक ]  
२ देवीचा रोग.

**असुखी**—वि. अस्वस्थ; बंचेन; दुःखी; असमाधानी. [ सं. ]  
**असुखोदक**—वि. शोकपरिणामी; शोकपर्यवसायी. -गीर  
६६. [ सं. असुख+उदक ]

**असुजणे**—अक्रि. ( को. ) सुज नाहीशी होणे, थांबणे, ओस-  
रणे, बसणे, जिरणे, मावळणे. [ अ+सुजणे ]

**असुडणे**—क्रि. हिसकणे; फेकणे. 'कृष्णे तेव्हां काय केले।  
गोपीचें वन्न वेगें असुडले। तत्काळ धंरवरि पडिले। उघडें जाहलें  
सर्वांग।' -ह ७.१३२. 'मग हनुमंतें असुरी समप्र। बांधोनिया  
असुडिलाय;' 'कां केळीचा गाभा मोडला। चोखळा असुडला।  
आकाशाचा।' -अमृ ७.६९. [ सं. आ+सुड ]

**अंसुडाळ**—वि. १ ज्याच्या डोक्यांतून पाणी गळतें असा;  
पिचकुडा; पिचक्या डोक्याचा ( घोडा ). हें घोड्याचें अशुभ-  
लक्षण आहे. दोन्ही डोक्यांच्या खालील बाजूस गोम किंवा भोंबरा  
असतो त्यांत डोक्याचें पाणी जात असल्यास मालक तेथें रडत  
राहणार असे मानतात. २ रडवा; रडका; रड्या. -पु.स्त्री. गळका,  
पिचका डोळा-घोड्याचा एक प्रकारचा रोग. [ सं. अशु+म.  
डाळणे. ]

**असुणी**—न. अशु; 'नितंबातें कुंभस्थळ निरखितो मत्तकरिचे।  
महालज्जेनं ते श्रवति असुणी साचपरिचे।' -निमा ३.६९. [ सं.  
असु अव. ]

**असुद-घ**—न. रक्त; अशुद्ध. 'वाहाती असुधाचिया सरिता ।  
—लषा ८.३२. [ सं. अशुद्ध ]

**असुदगी**—स्त्री. शांतता; भरभराट. 'तिनी सर्काराची नजर  
रयतीच व मुल्काचे व शहरंच असुदगीवर सादर आहे.'—पंअ ६२.  
[ फा. आसुदगी ]

**असुदा-य**—वि. १ आनंदी; उल्हासी; हुषार; विशेषतः पुष्कळ  
दिवस तवेल्यांत बांधून टेवलेला (घोडा). २ ताजातवाना ( काम  
केल्यानंतर—अमल्यानंतर ); दमदार; जीवदार; जिवट; ईरयीचा;  
जोरदार; ज्याला भ्रम लवकर भासत नाहीत असा; चपळ; उत्साही;  
थकवा न येणारा; ताकतवान. —ख ३१२९. ३ (व्यापक) रिकामा;  
मोकळा; स्वतंत्र; निर्वैध; न मुतेलेला—अडकलेला ( कामश्रंयांत );  
मुटा, मागें (संसार, बायका पोरें यांचा) पाश, लोढणें नसलेला; कोणी  
रहात नाही, वापरीत नाही अशी ( जागा, मांडी इ० ). 'तुम्ही  
अटक पावेतो मूळक कार्याज केला; आतां मोहिमेस राज्य अमुदें  
कोणने !'—भाब ३७. 'राज्य ही अमुदे आहे; पंसा पाहिजे  
तितका मिळेल'—भाब ३५. ४ अननुभवी; अपरिचित; ज्याला  
पूर्वी कांहीं माहीत नाही असा; ज्यानें पूर्वी कांहीं केलेले नाही  
असा. ५ अनमूट अर्थ '४ व '५ पहा. [ फा. आसूदा ] **असुदादम-**  
पु. नवीन दम; विश्रान्तिनंतर 'यगारी टवटवी; उल्हास.

**असुदा-य**—वि. ( गो. ) १ आयनें; तयार. २ मनमोक;  
स्वैर. असुदा पहा.

**अंसुदाळ**—अंसुदाळ पहा

**असुमाई**—वि. १ अतिशय; वेसुमार; २ ( ल. ) आश्चर्यकारक.  
असमाई पहा. 'बाणली असुमाई आंगी योगकळा.'—निगा ३०९.  
'परि दाखविली लीळा असुमाई.'—निगा ३११. [ अ+समावर्णे ]

**असुर**—पु. १ दैत्य; राक्षस; दानव ( सृष्ट्युत्पत्तीच्या आरंभीं  
तुफानी वाऱ्यांस असुर म्हणत, नंतर अंधारास म्हणत, त्यानंतर  
आर्यैत जातींस ही संज्ञा लावीत. ऋग्वेदांत बहुतेक ठिकाणी असुर  
याचा अर्थ शक्तिवान, वीरवान असाच केला आहे. पुढील वाङ्म  
यांत 'देवशात्रु' असा रूढ अर्थ झाला. ) 'सुरांअसुरातें टकवृत्ती ।  
महादेव मोहिला ॥'—एरुख २.१९. २ असिरिया देश; त्या  
देशातील लोक. ३ विह्वारमधील एक अनाथे जात. [ सं. असु=प्राण,  
बल—असुर ]

**असुरबाड**—न. दुःख; क्लेश; त्रास; कष्ट. 'ए-हवीं विहितत्वे  
मांडी । परी घालितां असुरबाडी ।'—ज्ञा १८.१८९.

**असुरवेळा**—स्त्री. संश्याकाळ. 'दश मास क्षालिया प्राप्त ।  
मेधावतीं झाली प्रसूत । असुरवेळांयोगें मुत । तिथे तामस जाहले '  
—ज्ञ. ७८.६२.

**असुरा**—पु. मोहरमची १० वी तारीख. [ अर. असुरा—  
अशरा ]

**असुरी**—स्त्री. राक्षसीण; असुरस्त्री. —वि. १ असुरविषयी,  
संबंधी; दैत्यविषयक. २ राक्षसी; धाडसी; क्रूर; कठोर; तामसी.

**अन्न**—न. १ उडीद, बाजरी व दुसरीं कांहीं धान्ये. माषान्न पहा.  
२ ज्यांत केंस आढळतो असें अन्न. **उपाय**—पु फारच कठोर  
व जालीस उपाय; जसें—अंगच्छेदन, डाग इत्यादि क्रूरपानें रोगावर  
केलेले उपाय, तापदायक औषधे इत्यादि. 'बायु झाला असतां  
डाग देणें हा असुरी उपाय.' **कर्म**—न. अंगावर शहारे आणणारे  
क्रूर कृत्य; दुष्टपणाचें कृत्य. **खाणें**—न. मांस, दारू इत्यादि  
सेवन. **विद्या**—स्त्री. मंत्रांत्र, जारणमारण, मोहण, स्तंभन, विध्वं-  
सन यांचा जीत रामावेश हातो अशी कुबिया; अभिचारकर्म. [ सं.  
असुर; असु=प्राण, बल; अन्=धास घेणें ]

**असुरीं-फां**—( गो ) अगती पहा.

**असुळविसुळ**—वि. अस्ताव्यस्त, विस्काळत. 'असुळविसुळ  
न होतो । ब्रह्ममिविती स्फुर म्हाणोनी ।'—विपू १.४४. [ अ्व.  
सं. अ+सु+वि+सु+ल. सु=हाळणें ]

**असुन्न**—वि. १ अजाण; अकुशल; अनिष्णात; गंमहाहित-  
गार. २ मुन्न नव्हे तो; अज्ञानी; मूर्ख. [ सं. ]

**असूं**—पु. न. डोळ्यांनील पाणी; अश्रू पहा. 'एकाचिये डोळां  
असूं बाबात्कारी । नाही तीं अंतरीं जळतील ।'—तुगा ४६.  
**असवें उगळणें**—( अंतःकरण सर्गादित होऊन ) अश्रू डाळणें. [ सं.  
अश्रु; प्रा. असु; गु. अंस, अंसु; नेपाळी असु; पं. अम्मु; जि.  
अश्व; सिं. आश; फा. अशक. ]

**असूक्त**—वि. चांगले नव्हे—योग्य नव्हे तें ( कृत्य ). [ सं.  
अ+सु+उक् ]

**असूख**—न. ( गो. ) देवीचा रोग. असुख पहा. [ सं. असुख ]

**असूड**—पु. गाडीवाल्याचा—देतकऱ्याचा लांब चाबूक; कोरडा.  
[ सं. असू=फेकणें; अ्व. सट् ]. **गांठ** ( असुर गांठ )—स्त्री. एक पदर  
धरून आंसडा दिला असतां मुटण्याजोगी गांठ; सुरगांठ.

**असूत**—द—न. खातांपितांना अन्नाचा अंश श्वासनलिकेत  
जाऊन व त्यामुळे ठसका लागून जीव धाबरा होणें. ( क्रि०  
जाणें ). 'तूं हंसूं नको, तुला असूद जाईल.' [ सं. उद्+सिक्थ=भाताचें  
शीत ] **असूद-दा जाणें**—अल्त्याच मागानें जाणें, आड मागानें  
जाणें. [ अ+शुद्ध+स. मुदा-धा ? ]

**असूत**—द—न. रक्त. [ सं. अशुद्ध अप. ]

**असूदगी**—असुदगी पहा.

**असूदी आबादी**—स्त्री. शेताची लागवण, गांवाची वसाहत  
इ० शांतिच्यया काळातील गोष्टी. [ फा. ]

**असून असून**—क्रि. मधून मधून; थांबून थांबून; राहून  
राहून. 'असून असून पोटांत तिश्क येत.' [ असणें द्वि. ]

**अस्या**—स्त्री. १ मत्सर; द्वेष; हेवा. २ द्वेषबुद्धीने दुसऱ्या-विषयी खोळ्या अफवा पमरविणे; चहाडी; आळ; तुफान. [ सं. ]

**असुर**—न. (गो.) रक्त त्याला असुर पडते. [ सं. अस्क्रु ]

**असुरखाना**—पु तावूत करण्याची जागा. [ अर. असुर+फा. खाना ]

**असुरा**—असुरा पहा.

**असृक्, असृज**—न. रक्त; रुधिर, शोणित. 'हो असृक् श्वेतः शत बाहे समराजिरीं खळखळानै ।'—मोद्रोण २.२३. **०पीटिका**—स्त्री. रक्ताचे गोलक. (हं.) बलड सेल, कॉथ्युस्केल. [ सं. ]

**असे**—असा पहा. -किवि. १ यामागे; अशा रीतीने—नव १२.१५१. (असे)असरे होणे—(बा.) वैधव्य येणे. 'माझे हें असें झालें तेव्हांच सारा प्रथ आटोपला.'—सुदर्शन २८. **असें काय तें ! असें काय करावें**—एक काकुळतीचा उद्गार. 'बाळे असें काय तें अगदीं'—रजपूत कुमारी तारा ७६. [ असा पहा. ]

**असें करतां**—किवि. ह्याप्रमाणे चाललें तर पुढें शेवटीं; सगळे शेवटीं; पणिगामी; या प्रमाणांत; या दिशेबाजे; फार तर. 'एवढें घर बांधलें असतां आठशे शपथ लागतील, असें करतां हजार लागतील' [ असा+करणे ]

**असे(ख)खा**—वि. संपूर्ण; मर्य; अशेख. 'असेख ऋद्धिपुरवसो । भणौनि चरणांकीर्ते ।'—ऋ १३. 'राणे हो आपुल्या मुखा । तुम्हीच झालेति असेखा ।'—विष्णु ७.४३. [ सं. अशेष ]

**असेत, असेति**—कि. असती; आहेत. 'असेत माझ्या अपराध कोटी ।'—साहू १.१३ 'जेथ अखंड अनेति गुरमाण ।'—दाव १३१. [ अस् ]

**असेला**—वि. असला, अशा प्रकारचा—जातीचा. [ असा+ला प्रत्यय ]

**असेली**—अमल पहा.

**असेसर**—पु १ मागा, कर, पट्टी टखणारा—बसविणारा—घालणारा. २ जमावेदी करणाग, बगधिणारा. ३ फौजदारी कोर्टांत किंवा विशेषकरून सेशन कोर्टांत न्यायाधिशास मदत करण्यासाठीं नेमलेला माणूस (पगारी नव्हे); पंच. 'अजेदाराचे जातीचे तीन असेसस नेमावे.'—टि ४.३३७. [ हं. ]

**असेनु**—कि. असेन. 'मीं असेनु श्रीकृष्णा तुझा होता ।'—दाव ४८५. [ असणे ]

**असो**—कि. असुंदे; राहो; पुरे; असेना. 'अथवा हें असो । बाप ओदारायांचा अतिमो ।'—ऋ १३. 'असो वरि कमा तरी विमल भाव ज्याचा करा ।—केका ६७. [ सं. अस्तु—अस्तु—असो ]

**असो**—वि. (कॉ. गो.) असा. 'असो येकलो फिरं नाकां'.

**असोक**—ग—पु. अशोक वृक्ष. अशोक पहा. [ सं. अशोक ]

**असोड**—असूड पहा.

**असोल**—वि. न गोललेला (नारळ, रोडा वगैरे) 'त्याचे काव्य असोल्या नागकासारखें कठिण असून तें उकलायास मोठा प्रयाम पडतो.'—नि ७६६. [ गं. अ+छाल; म. साल—सोलणे ]

**असोशी—सी**—स्त्री. १ सोस; हव्यास; अनृतता; फाजील लोभ; आतुरता; उत्कट इच्छा. 'कृपा करोनिया पुरवी असोसी । आपुल्या व्रीदासी राखावया ॥'—तुगा ४४९५. 'नाहिं झाला भोग तुम्ही फेडून घ्या असोशी ।'—अफला ५८. 'सुखकर अमुची हे पूण कीजे असोशी ।'—महाराष्ट्र काव्यग्रंथ ५१, (माधव कृत) रामायण, अयोध्याकांड ६. —वि. अतृप्त, लोभी; आतुर; (अधिकाराची वगैरे) हांव धरणाऱा. [ सं. आ+शोष=सोस ]

**असोशीक**—वि. सहन न करणारा; चिडखोर; अविचारी; रागीट; उच्छृंखल. [ अ+शोशीक ]

**असोस—सु**—वि. सहन न होणारे; अतिशय; फार मोठे; अमर्याद; पुष्टकळ; शिवाय सोस पहा. 'किबहुना माया असोस । ज्ञाना जी तुजेनि डोळम ।'—ज्ञा १८.१०. 'आतुडे जेथ सुख असोस ।'—रंयोवा १.८९. —किवि. हावरेपणाने. 'त्रिविधविकारी बहुवम । वाढवी अगंय संसारा ।'—गमा २४.१२२. **०एण**—न. हावरेपणा. [ अ+सोसणे ]

**असोळीं**—न. अव. पश्यांचीं घरटीं. अक्मिळीं पहा.

**असौरभ्य**—वि. सुगंधरहित; मुवास न घेतां येण्याजोगा. 'जो नाइकिजतां नादु । जो अमौरभ्य मकरंदु ।'—ज्ञा १५. ७४. [ सं. ]

**अस्क**—असका—कें पहा. 'लेखिका हातीं श्रध्दापूर्वक । उतार करविल कवन अस्क ।'—दावि १८२.

**अस्कट—ड**—न. (गो.) १ अडचणीची जागा. २ जेथे गवत, झुडपे वगैरे दाटीने एकत्र वाढतात ती जागा; रान; दरड [ सं. अम्=फेकणे ] **०विस्कट**—न.स्त्री. अस्ताव्यस्तपणा; अव्यवस्थित स्थिति; विस्कटणे; पसारा. —वि. गबाळ; अस्ताव्यस्त. 'कित्तियेक तीं अस्कटेविस्कटेसी'—दावि २८४. [ अस्कट+विस्कट—विस्कटणे ]

**अस्कत**—(गो.) अशक्त. [ वर्णविपर्यास होऊन ]

**अस्कंद**—अश्वगंधा पहा.

**अस्करणे**—अकि. धिकार करून बोलणे; हुर्यो करणे; अस्कारणे निस्कारणे पहा. 'सारी खेळतां अस्कारूं । निकरेही भांजें ।'—ज्ञा ११.५४८. [ सं. अस्तकार किंवा अस्=फेकणे ]

**अस्करा, अस्कारा**—पु. कौति; नावलौकिक; ख्याति; आख्या; लौकिक. 'सकळ सुश्रुप मंडळींत माझ्या स्वरुपाचा अस्करा ।'—प्रला ५८. 'नाजूक रुपडें दिपडें ठिकडें, जिंकडे तिकडे अस्कारा ।'—पला १७४ (फा. म. कोष). [ फा. वास्कारा=प्रसिद्धि ]

**अस्कर्वळ**—वि. एका घासांत गट केलेला. [ सं. आ+कवल ]  
**अस्का**—अस्क; असका—कें पहा. 'दैन्यवंत अस्का मी तों मुळीं।'—दावि ७६.

**अस्कारणें, अस्करणें**—अक्रि. कीर्ति मिळविणें; नाणावणें; प्रसिद्ध असणें. [ फा. आस्कारा ]

**अस्कारणें निस्कारणें**—उक्रि. तिरस्कारणें; धिक्कारणें; हिडिसफिडिस करणें; हेट्याळणें; अस्करणें पहा.

**अस्कारी**—स्त्री. (विशेष प्रसिद्ध अशी) काळ्या झाडांची जात. [ फा. आस्कारा ]

**अस्खलित**—वि. १ न अडखळतां; अप्रतिबद्ध; एकसारखें; अखंड; अचूक; खंबीर; अढळ. २ निरंतर; सतत; अखंड. **० गति**—स्त्री. १ अनिरुद्ध गति; एकगति. ३ ( ल. ) सदाचाराचा मार्ग; निर्दोष वर्तणूक. **० बुद्धि**—स्त्री. तर्कशुद्ध—अचूक विचारारणी; कधीं न चुकणारा तर्क, ज्ञान. **० ब्रह्मचारी**—पु. कुमार्ग. ० न जाणारा ब्रह्मचारी. न चळणारा—अढळ ब्रह्मचारी. **० भाषण**—न. स्पष्ट व न अडखळता केलेले भाषण; वागीचा अखंड प्रवाह. **० वीर्य**—वि. आजीव, अखंड (ब्रह्मचारी). —क्रि. सतत; निरंतर; अखंड. 'माझी वृत्ति अस्खलित चालली.' [ सं. ]

**अस्टर**—न. एक विलायती फुलसाड. [ इं. ]

**अस्त**—पु. १ अंतर्धान; अदृश्यत्व; लोप. २ (ज्यो.) आकाशांतील प्रहादिकांचे भूगोलाच्या आड गेल्यामुळे होणारें अंतर्धान—मावळणें. (सामा.) मावळणें. उ० सूर्यास्त, चंद्रास्त. ३ मंगळ, शुक्र, गुरु, शनि इ० ग्रह हे सूर्याजवळ असले म्हणजे अदृश्यत्व पावतात, दिसत नाहीत ती स्थिति. गुरु, शुक्र यांच्या अस्तांत भुंज, लग्न इ० नैमित्तिक कर्म करीत नाहीत. ४ नाश; शेवट ( मरण, दुर्लोकिक वगैरेमुळे ). ५ ( ल. ) सांदीकोटीत पडणें; मार्गे पडणें. ६ मंपणें, फसा; अभाव; राहित्य; उणीव. [ सं. ]

**अस्तंगत**—वि. मावळलेला; अदृश्य झालेला (आकाशज्योति, ग्रह). 'अस्तंगत दिनकरकरंरजित मंडप शोभे वरि गगनाचा।' [ सं. ]

**अस्तगिरी**—पु. पश्चिमेकडील काल्पनिक पर्वत. याच्या पाठीमागें सूर्य विश्रान्ति घेण्यास जातो अशी कल्पना आहे. (सामा.) पश्चिम दिशा. 'तरि अस्तुगिरिचिया उपकंठी।'—ज्ञा १२.३५. [ सं. अस्त+गिरि ]

**अस्तनी**—स्त्री. बाही; बाहीचा कोंपरापासून पुढील भाग **अस्तन्या वर सारणें**—युद्धास सज्ज होणें; लढाईची तयारी करणें. 'आमचे दोघेहि वीर आपापल्या अस्तन्या वर सारण्याच्या विचारांत होते.'—स्वप ६१. **अस्तनींतील अग्नि-आग-निखारा**—पुष्पी. गुप्त शत्रु; बरचा दावेदार, वैरी; गृहकलह करणारा; विश्वासघातकी; धरमेचा; दगलबाज. **० नर**—पु. (शिवणकाम)

बाहीची वरची बाजू (दर्शनी बाजू). **० मादी**—स्त्री. (शिवणकाम) बाहीचा आंतला भाग. [ फा. आस्तीन ]

**अस्तवाल**—पु. तबेला; पागा. 'पीलखाना व अस्तवालास व उण्यांस दाणा नाही; फाके गुजरतात.'—रा १.५४. [ अर. इस्तबल; तुल० लें. स्टंबुलम=उभे राहणें; जुने फें. इस्टेबल; इं. स्टेबल; सं. स्था ]

**अस्तम**—पु. (गो.) अस्तमान. 'अस्तम जांचो वेळ आयलो' [ सं. अस्त ]

**अस्तमन-मान**—न. १ (नाविक). गलबताच्या तळास मध्यभागीं चार—सहा बांकांवर एक—दोन हात रुंदीचे व बीत दोन बीत जाडीचे लांकूड बसवितात. त्याला वरच्या अंगाम काठी उभी केलेली असते. यांत डोलकाठीचा धुंधा बसवितात. हीं अस्तमनें दोन—तीन असतात. २ ( हेट. ) अस्तमन असलेल्या तळमजला ( गलबताचा ). [ सं. आ+स्तमन ]

**अस्तमय, अस्तमान**—पु. न. मावळणें; अस्त; अस्ताची वेळ ( ग्रह—तारका यांची ) 'कां अस्तमानीं निशी'—ज्ञा २.३२४. [ गं. ]

**अस्तमान, अस्तमित**—वि. अस्तंगत; मावळलेला, अस्तास गेलेला ( ग्रह, तारा ) [ सं. ]

**अस्तर**—न. १ अंगांत घालण्याच्या कपड्याला आंतून लाविल्ले पातळ (मऊ) कापड; ( सामा. ) कोणत्याहि वस्त्राला आंतल्या अंगास लावतात ते कापड. २ जोडयास आंतील बाजूस जोडिल्लें मऊ कातडें. ३ ( वै प्रक ) आवरणत्वचा; आंतरत्वचा. ( इं. ) मंत्रेन. 'तोंडापासून सर्वे नटीस आंतल्या बाजूस एक तांबड्या रंगाचे फार पातळ व नाजूक असे अस्तर आहे.'—आरोशा १.६. [ फा. आंस्तूर. सं. आस्तूर—आ+स्तरण ] **० गिरी**—स्त्री. गिलाव्याचे काम; चुन्याचे लिपप. 'शिखरास अस्तगिरी होत आहे.'—रा १०.५. [ फा. आस्तर+गिरी प्रत्यय ]

**अस्तरि**—स्त्री. बायको; अस्तुरी पहा. 'बोलाकिठे अस्तरिला।'—गंगो ११६. [ सं. स्त्री ]

**अस्तलग्न**—न. १ क्रांतिवृत्ताचा पश्चिमक्षितिजावरील भाग—ध्रुव. याच्या उलट अंगलग्न. २ मावळता राति. [ अस्त+लग्न ]

**अस्तवर्णें**—१ अंतर्धान पावणें; अदृश्य होणें; लोप होणें; निकाल, खलाग होणें. २ अस्तास जाणें; मावळणें. 'आवो दुसरी झुळक येइल। तरि जीवनकळा अस्तवेल।'—दिशु ८३०. [ सं. अस्त ]

**अस्ताई**—स्त्री. ( मंगीत ) ध्रुपदाच्या तीन भागांपैकी पहिला; दुसरे दोन—अंत्रा व आमांग. [ सं. आ+स्था ]

**अस्ताचल**—पु. पश्चिमेकडील पर्वत (सूर्यास्ताची जागा); पश्चिम दिशा. 'तों अस्ताचला गेला गभस्ती।' [ सं. ]

**अस्तायी**—अस्ताई पहा.

**अस्तावा**—( विप्र. ) तस्त पहा. [ फा. आप्तावा=सारी ]

**अस्ताव्यस्त, अस्तवेस्त**—वि. अव्यवस्थित; घोंटाळ्याचा; घाल्मेलीचा; वेशिस्त. 'आतां जापार्णी जापार्णी आणुलें. अस्ताव्यस्त हें.'—ज्ञा ११.३८१. —क्रिवि. उलटापालट करून; अव्यवस्थित रीतीने. [ अस्त+वि+अस्त ]

**अस्ति**—१ आहे. 'स्वामी बोलिलें मुख्य भक्ती । इतर जे साधले सांगती । त्यांसि प्राप्तीची अस्तिनास्ति । देवें मजप्रती सांगवी ।'—एभा १४.३४. २ असण्याचा भाव. [ सं. अग्; तृ. पु. एकवचन ]

**अस्तित्व**—न. १ असण्याचा धर्म—भाव—स्थिति. २ असणें ३ राहणें; वास्तव्य. [ सं. ]

**अस्तिनास्ति**—न. काय आहे, काय नाही तें. 'म्हणे घरांत अस्तिनास्ति, सर्व टाऊकें असे ।'—कचमुच ४ —क्रिवि. १ होय किंवा नाही; संमतीनें अगर नकारानें. ( कि० म्हणणें ). २ कांकें करून; नातू करून. ( कि० करणें ).

**अस्ती—ति**—स्त्री. हाड; अस्थि. 'अस्तिसांदे दु.खती जाण । या नांव आध्यात्मिक ।'—दा ३.६.२४. [ सं. अस्थि अप. ]

**अस्तु**—अ. १ असो; तसें अस्तु दे; बरें; काही एक गोष्टीचा विस्तार न करतां अंगीकार करून दुसरी गोष्ट बोलण्यासाठीं किंवा एखादीचा जेव्हां उपमंहार कर्तव्य आहे तेव्हां या शब्दाचा उपयोग करतात. २ तथास्तु. 'मजकडे दोष नसतां तुंमला लबाड म्हणतोस, अस्तु, थोर आहेस !' [ सं. ]

**अस्तुरी**—स्त्री. लमाची बायको; स्त्री. 'डोळाभर नाही पाहिलें अस्तुरीला ।'—ऐपो १५९. [ सं. स्त्री ]

**अस्तेकरी**—वि. १ ज्याच्या जबळ द्रव्य—मालमत्ता आहे असा; गन्बार; जबळ डबोलें असलेला. २ लौकिकवान; अब्रूदार; जिम्मेदार; जबाबदार. [ असणें+करी ]

**अस्तेनस्ते**—वि. अप्रस्तुत; अप्रासंगिक; ज्याची गरज नाही असें; उकरून काढलेले; नसता पहा. [ असणें+नसणें ]

**अस्तेय**—न. चोरी न करणें; चौथेकर्मापासून परावृत्ति; चोरी न करण्याचा धर्म. [ सं. ]

**अस्त्युत्तर**—न. १ कोणत्याहि गोष्टीवर प्रत्युत्तर; हजरजबाब (वाईट अर्थी). 'अस्त्युत्तर भानचोद'—एक शिबी. २ एखाद्या गोष्टीच्या सत्यत्वाबद्दल अमान्यता दर्शविणें; ज्या योगानें लोकांचे उपकार—देणग्या कस्पटासमान भासतात, ज्या योगें आपल्यावर अन्याय होतो, मान मिळत नाही, बुद्धि आहे त्यापेक्षां लोक कमी लेखतात असें वाटावयास लागणारा मनाचा कमकुवतपणा—असंतुष्टता—कृतप्रता—यासंबंधानें प्रयोग करतात. —वि. कृतप्र. [ सं. अस्ति + उत्तर ]

**अस्त्र**—न. १ फेंकण्याचें शस्त्र. २ अभिमंत्रित शस्त्र किंवा मंत्र. सामाशब्द—अग्न्यस्त्र; वारुणास्त्र; मेघास्त्र; नारायणास्त्र इ०. [ सं. ]

**अस्त्रशस्त्र**—न. १ शस्त्रांज्जे. २ सामानसुमान; मालमत्ता; चीजवस्त. **विद्या**—स्त्री. शस्त्रांज्जे ज्ञान. 'अस्त्रशस्त्रविद्याप्रवीण । जाहले राम आणि लक्ष्मण ।' [ सं. अस्त्र+शस्त्र ]

**अस्त्री**—स्त्री. स्त्री (अप.). 'भंवती अस्त्रीयांची राषणे'—उवा २० २१. 'चांगयान धोव्यानें रूप अस्त्रीचें घेतलें.'—ऐपो ६८.

**अस्था**—आस्था पहा.

**अस्थान**—न. ( ठाणें ) वृत्ति; पूजा इत्यादिकांसंबंधी हक्क, तद्रूप वृत्ति. —पोतु. दस्त २९.११.१६५६. [ सं. अर्चा+स्थान ]

**अस्थायी**—वि. अनित्य; क्षणिक; लवकर नाहीसि होणारें; वितळणारें; अदृश्य होणारें. [ सं. ]

**अस्थि**—स्त्री. हाड. **अग्त**—वि. हाडांत गेलेला; मुरलेला (ज्वर). 'आंत्यी मज्जा काढीं । अरिधत ।'—ज्ञा ६.२१८. **अगत-प्राण**—वि. मरणाच्या द्वारीं पडलेला. **अत्वचा**—स्त्री. हाडें आणि कातडें (रोड, अशक माणसाबद्दल). 'त्याच्या अपदीं अस्थित्वचा उरल्या आहेत.' **अपंजर**—पु. हाडांचा सांपळा. 'तिचा केवळ अस्थिपंजर राहिला होता.'—पॉव्ह २३. **अभंग-भेद**—पु. हाडाचा भंग; हाड मोडणें. **अमाला**—स्त्री. हाडांचा सांपळा. **अमेद**—पु. हाडांतला मेद; चरबी. (इं.) बोनमॅरो. **अन्न**—पु. हाडावण; हाडास क्षत किंवा जखम होणें. **अशोष**—पु. हाडें वाळणें—क्षीण होणें. **असंचय**—पु. प्रेतदहन झाल्यानंतर त्याच्या अस्थी विशिष्ट संस्कारासाठीं राखून ठेवण्याकरितां गोळा करणें; राख सांबडणें. **असंधि-सांधा**—पु. १ हाडांचा सांधा—जोड—दुवा. २ हाडें जोडण्याची क्रिया. **असमपण**—न. मृत मनुष्याच्या अस्थी तीर्थीत टाकणें. **असिचन**—न. (मृत मनुष्याच्या) तिसऱ्या दिवशीं राख टाकण्याकरितां मृताच्या अस्थींवर जलसिचन करण्याचा विधि. [ सं. अम् अगर अ+स्था; तुल० लॅ. ऑस; ऑसिस; ग्री. ऑस्टिऑन; स्वा. क्रोस्ति; जॅ. अस्त; फा. अस्ताइ, उस्तुखवान ]

**अस्थि**—वि. अस्तित्वांत—ह्यात नसलेली; लुप्त; अनुपलब्ध; घुळीस मिळालेली; नाहीशी झालेली. [ सं. ]

**अस्थिति**—स्त्री. १ अनास्तित्व; अनुपलब्धता; लुप्तता; अदृश्यता. २ टिकाऊपणाचा, निभावणीचा अभाव; कायमपणा नसणें; सतत, अखंड न चालणें. [ सं. ]

**अस्थिर**—वि. १ स्थिर नव्हे तो; अनित्य; क्षणिक. २ एका जागीं न टिकणारा; डळमळित. ३ चंचल; उतावळा. **अनेलें**—न.अव. उडून जाणारी, न टिकणारी, वायुपरिणामी तेंलें. (इं.) व्होल्टाईल. **अप्राय**—वि. १ न राहणारा; न टिकणारा; अशाश्वत. २ सहनशीलपणा नसलेला; उतावळा. [ सं. ]

**अस्थैर्य**—न. चंचलवृत्ति; उतावळेपणा; अस्थिरता; अशाश्वतता; अनित्यता. [ सं. ]

**अस्नात**—वि. (अप.) अस्नाती. १ अंग न धुतलेला; स्नान न केलेला. २ (ल.) अशुद्ध; अमंगळ. [ सं. ]

**अस्प**—पु. घोडा; अश्व पहा. [ फा. सं. अश्व ] **०स्वार**—घोडेस्वार. —रा २०.१६२.

**अस्पवुंग**—पु. घोड्याचा एक प्रकार; याचे सर्व शरीर पांढरे, गुडघ्यावर काळा रंग किंवा शरीराचा अर्धा भाग काळा, डोळे हरणासारखे काळे, पाठीवर सैली द्रुमपर्यंत, कानाची टोके काळी असलेला हा घोडा शुभलक्षणी व धन्यास संतोष देणारा असतो.—अश्वप ३१.

**अस्पताल**—न. (ना.) इस्पितळ; रुग्णालय; नोग्यास औषधें देण्याची जागा. [ इ. हॉस्पिटल; म. इस्पितळ. ]

**अस्पृश**—वि. स्पृश करण्यास, शिषण्यास अयोग्य; घाणेरडा; अशुद्ध; अग्विन्न. २ सुतकी. ३ रजस्वला. [ सं. ]

**अस्पृष्ट**—वि. उचळ न केलेले—बोलेले—सांगितलेले; अंधुक; गूढ; अव्यक्त; पुसट; अस्फुट; दुर्बोध. [ सं. ]

**अस्पृश्य**—वि. १ स्पृश करण्यास अयोग्य, अशक्य; अस्पृश पहा. —पु. हिंदु समाजांत असा एक वर्ग आहे की ज्यास शिवले असतां विटाळ मानतात. उ० महार, चांमार, दोर, मांग, होलार, हलालखोर, मांगगारोडी. इ०. [ सं. अस्पृश्य ]

**अस्पृश्यता**—स्त्री. विटाळ मानला जातो ती स्थिति; अस्पृश्य जातीचा विटाळ मानणें; महार, मांग इ० अस्पृश्य जातीशी संबंध न ठेवणें. 'अस्पृश्यता ही वैदिक धर्मास संमत नाही'—टिप्पू १३. **०निवारण**—न. अस्पृश्य जातीचा विटाळ काढून टाकणें; त्यांस अस्पृश्य मानण्याची कल्पना नाहीशी करणें. 'अस्पृश्यतानिवारण हें राष्ट्रापेक्षे पहिले बीजतत्त्व'—के १६. ४. ३०.

**अस्पृश्योद्धार**—पु. अस्पृश्य लोकांची उन्नति; अस्पृश्यता निवारण. [ सं. अस्पृश्य+उद्धार ]

**अस्फुटोच्चार**—पु. अव्यक्त—अस्पृष्ट उच्चार; अशुद्ध वाणी; दुर्बोध भाषण; अडखळत बोलणें. [ सं. अ+स्फुट+उच्चार ]

**अस्फुर**—वि. अस्फुट; अस्पृष्ट (वाणी). 'तैमैयाचेया अस्फुरा। वंगी धांवे सारंगधरा ।'—उषा १७४४. [ सं. अस्फुट ]

**अस्फूर्ति**—स्त्री. १ स्फूर्तीचा अभाव. २ विस्मरण; विस्मृति; व्यामोह. ३ लक्षांत न राहणें; मनांत—ध्यानांत न येणें. [ सं. ]

**अस्वाब**—न. सामान; असवाब पहा. 'बायकापोरें आणि अस्वाब कोटे ठेवावा.'—रा ७.१५३. 'जो आम्हापाशीं अस्वाब आहे तो हज्रतचे कृपेचा आहे, हा घेऊन फौजेचे खर्चांत आणान्ना'—दिसरा १.२१२. [ अर. सबबचे अव. ]

**अस्मत्**—सना. आम्ही. सामाशब्द—अस्मद्ग्रह; अस्मत्पत्नी; अस्मत्कुल इ० [ सं. ]

**अस्मतपन्था, अस्मतपना**—वि. पावित्र्यरक्षक; पातिव्रत्यशील; सन्मान्य; कुलीन; पत्रांतून स्त्रियांना लिहावयाचा मायना. (सामा.) शुद्ध; पवित्र. [ अर. इस्मत=पातिव्रत्य, शुद्धता+पनाह=रक्षक ] शको. १. २४

**अस्मदीय**—सना.वि. आमचा; माझे; मम. [ सं. ]

**अस्मद्वाच्य**—पु. (व्याक.) प्रथम पुरुष; मी वाचक [ सं. ]

**अस्मसास**—असमसहास पहा. 'गदायुद्ध अस्मसास । ऐसे प्रवर्तता ।'—गीता १.३५४.

**अस्माकं**—सना. आम्ही; आमचे (विनोदानें प्रयोग). 'अरे अस्माकंवरी कर्म प्रगटे ।'—दावि २६.

**अस्मादिक**—सना. आम्ही; खुद्द; आम्ही स्वतः (आपला विशेषेपणा वर्णन करावयाचा असतां आम्ही या ठिकाणी उपयोग, शिवाय बढाई, विनोद यावेळीं). 'तुमच्या अलीकडच्या नाटकांतील अद्भुतप्रसंग वस्तुस्थितीस अनुसरून नसल्यामुळे ते अस्मादिकांना पसंत नाहीत.'—नपुक ८९. 'जेथे अस्मादिक होते म्हणूनच या कामाचा उलगाडा झाला.' [ सं. अस्मत+आदि+क ]

**अस्मान**—न. आकाश; अंतराळ; स्वर्ग. 'अस्मानां फतेची ध्वजा लागली.'—चित्रगुप्त ३३. 'अस्मानहि बुडाले तरी (मराठे) आपल्या मर्दानगीस अंतर करणार नाहीत.'—मरि ३. ७१.

**०गिरी**—पु. चांदवा; छत; चांदणी; मांडवाचे आच्छादन; मांडव; छप्पर; वळचण. **०चपेटा**—पु. १ परमेश्वरी कोप; मोठा प्रलय; संकट; देवी आपति; अरिष्ट. २ (व्याजोक्ति) आकाशांत उग्राण करणारा घोडा (एखाद्या रद्दी, टाकाऊ, निकामी घोड्यास म्हणतात). **०चीपरी**—स्त्री. अन्सरा; सुंदर स्त्री. 'तबियतखानाचे सर्व लक्ष्य हातीं लागलेल्या अस्मानच्या परीकडे होतें.'—स्वप ४२९. **०तारा**—पु.

१ आकाशांत चमकणारा तारा; चांदणी. २ धूमकेतु; उल्का. (कि० तुटणे). ३ सुंदर, चपळ घोड्याबद्दल अगूर खंथा पोडेंस्वाराविषयीं, तसेंच उत्तम गवई, उत्तम लेखक, उत्तम बजवण्या इत्यादिकांची प्रशंसा करतेसमयीं म्हणतात. **अस्मान तारा तुटणे**—१ उल्कापात होणें; तारे निखळून पडणें. २ निरर्थक बडबड करणें. **अस्मान जमीनीची तफावत**—स्त्री. महदंतर; फार मोठे अंतर. 'त्या सुमारास व या लिहण्यास पाहतां अस्मान—जमीनीची तफावत.'—ख १२१५. **अस्मान टेंगणें होणें**—स्वर्ग दोन बोटें उरणें; ताऱ्याचा—गर्वाचा कळस होणें. 'नवऱ्याच्या पगारामुळे तर तिला अगदीं अस्मान टेंगणें झाले होतें.'—पकोचे [ फा. आस्मान=आकाश ]

**अस्मानी**—स्त्री. ईश्वरी कोणामुळे आलेले संकट (अतिवृष्टि, सांध वगैरे). —वि. १ आकाशी; फिकट जांभळा; आकाशाच्या रंगासारखा निळा; निळसर; मेघवर्ण. २ आकाशातील; स्वर्गातील; देवी. 'शिकंदर ताले! अस्मानी फते (दिग्विजय) होत चाल्ली आहे.'—ख ७.३२३६. **०रंग**—पु. आकाशी रंग; निळा रंग. **०सुलतानी**—स्त्री. १ देवी व राजकीय आपत्ति; ईश्वरी व मानवी क्रांति; ईश्वराचा व राजाचा कोप झाल्यामुळे ओढवणारीं संकटें. २ (ल.) जुद्धम जबरदस्ती. 'जेथे अस्मानी सुलतानी एकदम कोसळतात तेथे बिचारा

माणूस काय करणार ? ' अस्मानी सुल्तानी मजरा असावी '—सांसद—जुलै १२. आकस्मिक हानी; दैवी आपत्तीमुळे नुकसान. ' आमच्याकडे विद्ययातांकडून विक्रीस आलेल्या मालाची अस्मानी-सुल्तानी झाल्यास त्याची जबाबदारी आमच्याकडे नाही. '—मुंच्या ७१. [ फा. आस्मान् + मुल्तान = बादशाहा ]

**अस्मार्त**—वि. १ आठवणीच्या पलीकडचे, स्मृतीस अगम्य; अतिप्राचीन. २ स्मृतिविरुद्ध; अशास्त्र; धर्मशास्त्रास सोडून; धर्म-शास्त्रविरुद्ध; धर्मशास्त्रबाह्य; बेकायदेशीर; बेकायदा. ३ अस्मार्त-कालिक पहा. **काल**—पु. आठवणीच्या पलीकडचा—अतिप्राचीन काल; ( कायदा ) शंभर वर्षांपूर्वीचा काल. **कालिक**—वि. ( कायदा ) शंभर वर्षांपूर्वीपासून उपभोग घेतलेली ( जिनगी, मालमता ). [ सं. अ+स्मृ-स्मार्त ]

**अस्त्राप**—अश्राप पहा.

**अस्त्रुब**—पु. रीति; पद्धति; व्यवस्था. ' तेव्हां करारी कोणे प्रकारच्या व कशा, याचा अस्त्रुब काय तऱ्हेचा ? '—रा ७.८२. [ अर. अस्त्रु, उस्त्रु = रीत, पद्धति ]

**अस्वर्ड**—क्रि.वि. (गो.) मागे; परोक्ष; सबड नसतां; अयोग्य-वेळीं. [ अ+सवड ]

**अस्वत्व**—न. मालकीचा, धनीपणाचा, स्वामित्वाचा अभाव. ( कायदा ) जिनगी, मालमत्ता वर्गैरिचरील वारसाचा, मालकीचा अभाव; बेवारसा. [ सं. अ+स्व+त्व ]

**अस्वपात**—पु. आंसवें ढाळणे; अधुपात. ' अस्वपात पडती नयनी । '—उषा ४८.४८. [ अधुपात; अधु = अद्यु+पात ]

**अस्वयंवेद्य**—वि. स्वतःस न कळणारा; अज्ञेय. ' अस्वयं-वेद्य म्हणजे आपल्या स्वतःस न कळणारा अहंकार '—गीर १७१. [ सं. ]

**अस्वरस**—पु. नापसंति; इतराजी; नावड; मनाची किंवा प्रीतीची अनासक्ति; अनिष्टा. [ सं. अ+स्वारस्य ]

**अस्वल्**—पु. १ एक पुष्कळ केंस असणारा चतुष्पाद प्राणी; रीस. हा ऑस्ट्रेलियाखेरीज सर्व देशांत सांपडतो. २ मोठाले केंस असलेला सुरवंट. [ सं. ऋक्षभल्ल-अच्छभल्ल-अस्विल-अस्वल. (राजवाडे) ऋक्ष+ल (स्वार्थी) ] **म्ह**० १ अस्वला आर्धी आरोळी=दुसऱ्याने आपणांसंबंधी तक्रार करण्यापूर्वी आपणच त्याबद्दल तक्रार सुरू करणे. २ अस्वलाच्या अंगास (गांडीस) केंसांचा (शेटांचा) दुष्काळ, किंवा अस्वलाच्या रानांत केंसांचा दुष्काळ=एखादी गोष्ट हटकून ज्या ठिकाणी असेल अशी अपेक्षा असते त्या ठिकाणी तिचा अभाव. वाप्र. **म्ह**० अस्वलीचा कान दरवेशाचा हातांत = प्रत्येकाला योग्य निवंता असतो.

**अस्वली**—स्त्री. एक वनस्पति. असावरी; शतावरी ?

**अस्वलीकांठ**—( प्र. ) असावरी—स्त्री कांठ. अस्वली वनस्पतीच्या पानासारखी नक्षी असलेले कांठ.

**अस्वली पायपुसणे**—न. पायाची माती—चिखल पुसण्याकरितां दरवाजाजवळ टेवलेले काथ्याचे अस्वलीच्या केसासारखे केसाळ खरखरीत तरट.

**अस्वस्थ**—वि. अस्थिर; अशांत; स्वस्थपणा नसलेला; मन स्थिर नसलेला; प्रकृतीस समाधान नसलेला. [ सं. अ+स्वस्थ ]

**अस्वस्थता**—स्त्री. १ असमाधान, असंतोष. २ राजकीय असंतोषामुळे उद्धवणारी चळवळ. ( इ. ) अनुरेस्ट. ' ( धीरनपाल ) यांनी केलेले अस्वस्थतेचे निदान शास्त्रदृष्ट्या फारच चुकीचे... आहे. '—टि २.१६. ३ प्रकृतीस स्वास्थ्य, आराम नसणे; दुखणाईतपणा. [ सं. ]

**अस्वाधीन**—वि. ( शब्दश. पराधीन पण प्रचारांत ) स्वतंत्र; दुसऱ्यावर अवलंबून नसलेला. [ सं. अ+स्व+आधीन ]

**अस्वामि-अस्वामिक**—वि. ज्याला राजा—धनी—पुढारी—अधिपति—पालक—मालक—वारसदार नाही असा; बेवारसी.

**विक्रय**—पु. (कायदा)मालकी हक्क किंवा अधिकार असल्याशिवाय केलेली मालाची, जिद्गीची, मालमत्तेची विक्री; बेकायदेशीर केलेली विक्री. [ सं. अ+स्वामिक ]

**अस्वाम्य**—न.(कायदा) जिद्गीवर कायदेशीर हक्काचा अभाव; स्वामित्व नसणे. [ सं. ]

**अस्वार**—वि. घोडा, हत्ति, ऊट इत्यादिकांवर आरूढ झालेला, वर बसलेला. —पु. स्वार; शिल्पदार; राजत. [ फा. सवार ]

**अस्वारस्य**—न. नापसंति; अरुचि; नावड; स्वारस्य, लोभ, प्रीति नसणे. [ सं. ]

**अस्वास्थ्य**—न. १ स्वास्थ्याचा अभाव; असमाधान; असंतोष; अमुख. २ शारीरिक व्याधि किंवा विकृति; प्रकृति बरी नसणे, ३ निर्धनता; दारिद्र्य. [ सं. ]

**अस्स**—उद्गा. (कुण.) अस्सां; खरे कीं काय ?; खरे ? [ असें तुल० सं. अंजस-अंसा-अस्सं (राजवाडे)—भाअ १८३२. ईदशाम ]

**अस्सल**—वि. मूळचे; खरे; अकृत्रिम; गैरनकली; असल पहा. [ अर. अस्ल ]

**अस्सा**—वि. ( गो. ) १ चिकार; गच्च. २ अस्सा; अस्सं पहा.

**अह**—पु. दिवस. [ सं. अहन्, अह्स् ]

**अहं**—सना. १ मी; स्वतः; प्रथम पुरुष. ' तो अहं म्हणून बसला आहे. ' ' अहं कोहं सोहं भेद । '—एभा २२.४६७. ' तेथे अविद्येसी अहं लीन राहे । यालगीं होय भवत्रसु । '—एभा ३.७३३. २ मीपणा; गर्व; ताटा; अहंकार. [ सं. ]

**अहं**—उद्गा. नापसंति, असंमति, नकारदर्शक उद्गार.

**अहंकर्ता**—पु. मी सर्वे करणारा असा गर्व; मीपणा; अहंकार; ताटा; स्वतःच्या कृत्याबद्दल प्रौढी. 'अहंकर्ता भाव गाळून । मन निमग्न रघुनार्थी ।' [ सं. अहं+कर्ता ]

**अहंकाम**—पु. हुक्म; सत्ता; हुक्मत; परवानगी. 'याप्रमाणे मुक्तारीचे अहंकाम आपण दिले.' -चिरा २४. [ अ. अहंकाम हुक्म अव. ]

**अहंकार**—पु. १ आपली, स्वतःची जाणीव; आत्मज्ञान. २ अभिमान; गर्व; मीपणा; ताटा. ३ परमात्म्यापासून किंवा बाह्य विश्वापासून आपण वेगळे आहो अशी भावना. 'बुद्धीपासून पुढे उत्पन्न होणाऱ्या पृथक्पणाच्या या गुणासच अहंकार असे म्हणतात.' -गीर १७१. ०भेद—पु. अहंकाराचे तीन प्रकार—सात्विक, राजस आणि तामस; यासच अहंकारत्रय किंवा त्रिविध अहंकार म्हणतात. [ सं. ]

**अहंकारणे**—अकि. गर्वांनं फुगणे; ताटणे. 'अहंकारला रावणू । कोटी गुणें ।' -राक १.१४.

**अहंकाराशय**—पु. अहंकाराचे ( किंवा आत्म्याचे ) स्थान; शरीर. [ सं. ]

**अहंकारास्पद**—वि. ज्याबद्दल अहंकार वाटावयाचा तो ( देह आत्मा ). [ सं. ]

**अहंकारी**—वि. अहंकार असलेला; गर्विष्ठ; ताडर. [ सं. ]

**अहंकृति-भाव**—स्त्री.पु. अहंकार; गर्विष्ठपणा; ताटा; स्वतःची प्रौढी. 'तू भ्रमलेपणे अहंकृति । यासि घातु न धरिसी चित्ती ।' -ज्ञा २.९८. 'ऐसेनि अहंकृतिभावो । जयाचा बोधी जाहाला वावो' -ज्ञा १८.४२२. [ सं. अहम्+कृ ]

**अहंग**—पु. ( संगीत ) एक राग. राग पहा.

**अहंचत्वंच**—स्त्री. अरतुरे, मी तू करणे; बाचाबाची. [ सं. अहं+च+त्वंच+च ]

**अहटणे**—अहाटणे पहा.

**अहडणी**—स्त्री. ( कांसारी धंदा ) नवीन घडविलेल्या भांड्यावरील टोके साफ, गुरुशुद्धीत करण्याचे—मदारण्याचे हत्यार.

**अहंता**—स्त्री. १ अहंकार, मीपणा; अभिमान; गर्व. 'योर ते गळाळी पाहिजे अहंता । उपदेश घेतां मुख वाट ।' -तुगा ३६३६. 'हळु हळु जडो अहंता सप्तमी वादकीं जशी शेडी ।' -मोरोपंत 'पतनाथे का अहंता पोषावी गा तशीच का ममता ।' -मोवन २. ८७. २ स्व-अभिमान (अभिमान शब्दाखाली दिलेले वाक्यप्रचार आणि म्हणी येथेहि लावतात). [ सं. ]

**अहद तहद**—क्रि. १ या टोंकापासून त्या टोंकापर्यंत; या हद्दीपासून त्या हद्दीपर्यंत. 'हा गंव अहद तहद दोन कोस लांब आहे.' २ पासून—पर्यंत. 'अहद गयगिरी तहद वंजी वंजावर.' -चित्रगुप्त १६१. 'अहद पुणे तहद काशी सारखा पाऊस पडला.'

'अहद दर्या तहद सूर्य' अहत तहत असाहि शब्द लिहितात. [ फा. अश्-हद+ता- हद ]

**अहदनामा**—पु. वचनपत्र; करारनामा. [ अर. अहद=वचन, करार+फा-नामा ]

**अहद-पैमान**—पु. करार; करारमदार. 'अहद-पैमान व्हावे ते सर्वे स्वामीपार्शी आल्यावर अजे करितो.' -रा १.१५१. [ अर. अहद+फा. पैमान=करार ]

**अहद-शर्ते**—स्त्री. तह; करार; अट. 'यांस अहदशर्तेचे कागदपत्र देऊन रवाना केले.' -रा १९.८. [ अर. अहद=करार+फा. शर्ते=अट ]

**अहंदेहबुद्धि**—स्त्री. १ स्वतःच्या अस्तित्वाची कल्पना, जाणीव, भावना ( त्यावरून ). २ ( तत्त्व. ) मीपणा; अहंकार; पोकळ गर्व; ताटा; आढ्यता. 'तुर्थर अहंकार दगानन । अहंदेहबुद्धि लंकाभुवन ।' ; 'जैसी अहंदेहबुद्धि सांडोन । योगी विचरे निरं-जनी ।' -वि. ज्याला आढ्यता, मीपणा आहे असा; अहंदेही. [ सं. ]

**अहंदेही**—वि. ज्याला आढ्यता, मीपणा आहे असा; अहंदेहबुद्धि. [ सं. ]

**अहंपण-णा**—नपु. अहंता पहा. 'उगाळनि अहंपण । सोडं काळिलें शुद्ध चंदन ।' -एफ्त्व १.६२. [ सं. अहं+पण ]

**अहंपदार्थ**—पु. ( तत्त्व. ) अहंपणाची मांडणी; मीपणाचे निश्चयात्मक कथन; आपल्या स्वतंत्रपणाची भावना. अहंता पहा [ सं. ]

**अहंप्रतिका**—स्त्री. १ प्रत्येक कार्यांत मी पुढे आहे अशी भावना ठेवून वागणे; आपले घोडे पुढे ढकलणे. २ लढाईत योद्ध्यांचे एक-मेकांना अहंतापूर्वक आह्वान; हा मी पुढे झालो असे ईशेने सांगणे, अहमहमिका ( युध्दांत ). [ सं. अहं+पूर्व ]

**अहफाद**—मुलीची संतति; अफलाद पहा. 'व-ओलाद व अहफाद चालविजे' -रा २०.१४१; १५.३६४. [ अर. हफद=कन्या; हाफिद=जांबई, कन्यावंश, अव. ]

**अहंबळ**—न. अभिमान; अहंकार. 'उदकीं रियाळे जे संमेल । तें स्वभावे करी निमेल । परी न धगे अहंबळ । जे म्या हंबळ क्षाळिले ।' -एमा ७.४६२. [ सं. अहं+बळ ]

**अहंबुद्धि**—स्त्री. अहंता; अभिमान; आपलेपणाची जाणीव. [ सं. अहम्+बुद्धि ]

**अहंब्रह्मास्मि**—( मी ब्रह्म आहे हा मूळ अर्थ, यावरून ल. ) मी काय तो श्रेष्ठ; सर्वांत मी मोठा असा अभिमान. 'अहं ब्रह्मास्मि ब्रह्माहमस्मि । येथींचा अर्थ ब्रह्मचि मी ।' -विउ ७.७८, -दा ५. ६.४४.



**अहंभाव, अहंमति, अहंमान**—पुंल्लिपु. अहंकार पहा. १ अहंपणा; मानीपणा; मीपणा; दर्प; ताटा; गर्व. 'अहंभाव ज्या मानसींचा विरेना'—राम १५९. —तुगा ७१. 'न पुसतांचि व्यर्थ श्रमति । अहंमति भुलोनिया ' 'परी देहाहंमान भुली ।'—ज्ञा १८. ३८१. २ (चुकीने उपयोग) भाव; अभाव; कल्पना; तर्क; अनुमान; अटकळ.

**अहंममता**—स्त्री. १ मी व माझे अशी कल्पना; अहंभाव; अहंकार पहा. २ स्वतःबद्दल, स्वतःच्या माणसाबद्दल, गोष्टीबद्दल, ममता—लोभ. 'अहंममतेने जग बुडाले' 'तैसी अहंममता किरीटी । नुरंति तथा ।'—ज्ञा १८. ४०८. [ सं. अहंममता ]

**अहमहमिका**—स्त्री. (मूळ अर्थ मी पुढें, मी समर्थ असें वागणें). स्पर्धा; चढाओढ; ईर्ष्या; अहंकार. 'युरोपांतिल राष्ट्रामध्ये... समुद्रापलीकडे मुख्य मिळविण्याची अहमहमिका सुरू झाली'—वस्व ३. [ सं. अहम्+अहम्+इका ]

**अहंमानी**—वि. अहंकारी; अभिमानी. [ सं. अहंमान ]

**अहर्गण**—पु. १ (ज्यो.) दिवसांचा समुदाय; इष्टकालिक प्रहादींचे गणित वर्तविण्यासाठी विवक्षित अवधीपासून गतदिवसांचा समुदाय. ज्योतिषशास्त्रामध्ये अहर्गणाचा उपयोग मध्यमप्रहसाधन करण्याकरतां होतो. अहर्गणावरून मध्यम प्रहसाधन करावयाचें म्हणजे करणापासून गेलेल्या वर्षसंख्येस ३६५। यांनीं गुणून आलेला गुणाकार. यावरून व दिनगतीवरून मध्यमप्रहसाधन करतां येतें. २ यावरून पुष्कळ दिवसांचा काळ; बरेच दिवस. 'अहर्गणाचे अहर्गण लोटले' [ सं. अहन्, अहस्+गण ]

**अहर्निशा-शी**—किवि. रात्रंदिवस. 'जे यजनशील अहर्निशी'—ज्ञा ४. १२३. [ सं. अहस्+निशा ]

**अहर्बिंब**—न. सूर्यबिंब; सूर्योदय; 'तेथे प्रातःकाळि अहर्बिंब-समई सहपरिवारि ।'—पंच ५. १०. [ सं. अहस्+बिंब ]

**अहल**—न. लोक. —पेअ. ५९. [ अर. अहल ]

**अहलकार**—पु. कारकून. 'साहेबांने फैज-बशीकरून लक्कर जाब पाठवावयाविशीं अहलकारास आज्ञा सादर जाली पाहिजे ।'—पदमव ११२. [ फा. अहल+इ+कार ]

**अहल्या**—स्त्री. १ गौतमस्त्री. पांच पतिव्रतांपैकी एक. २ (ल.) पतिव्रता स्त्री.

**अहल्याबाई**—स्त्री. १ महारावा होळकराची सुन. ही मोठी साध्वी, सत्त्वशील व दानशूर होती. २ (ल.) दानशूर, सत्त्वशील स्त्री.

**अहल्लुक**—पु. भिक्षा मागतांना गोसावी लोक जो शब्द म्हणतात तो; अल्लुख; अल्लुख पहा. [ सं. अल्लुख ]

**अहवाल**—पु. कामाची केलेली नोंद—वृत्तांत—हकीकत. (इं.) रिपोर्ट—कैफियत. [ अर. अहवाल; हाल अव. ]

**अहसन**—वि. उत्कृष्ट [ अर. अहसन ]

**अहह**—उद्गा. अरें; शोकाचा—खेदाचा उदार. 'अहह दाहण-तात तुझा पण !'—सीस्व ५. 'मुनीच्या शापानें अहह सतिचा त्या प्रियपती ।'—विधि (१८७२) अंक १. पृ. २०. [ ध्व. तुल० इं. अहा, आह ]

**अहळण**—अहाळण पहा. 'प्रपंची अहळण त्या सुटेना ।'—दावि २३४.

**अहळणें**—अहाळणें पहा. 'तेवि अहाळली कोमलांगी ।'—दावि २६३.

**अहळबहळ**—आहाळबहाळ पहा.

**अहळी**—स्त्री. अमीची ज्वाळा; आग; तेज; उष्ण वारा; झळ; (सामा). अनेकवचनी प्रयोग. **अहळीत असणें**—भिडून चालणें—वागणें; धाकांत चालणें; अहाळणी. [ म. आहार=विस्तव; का. होळ-कु-पु=तेज ]

**अहळीव**—न. एक वनस्पतीचें पौष्टिक बीं. याचीं झाडे वागाईत जमीनींत होतात. रंग तांबूस, बीं बारीक. हें त्वचादोष, वायु व गुल्म यांचा नाश करणारें आहे. अहळीवाचे लाडू पौष्टिक असल्याकारणानें बाळंतिणीस देतात. [ फा. हालम; हि. वं. हालिम, हालो; सं. अहालिब ]

**अहा, अहाह**—उद्गा. आनंद, आश्चर्य, शोक, निंदा इत्यादींचा वाचक उदार. 'तुपति बहु विलाप करी सूतासि म्हणे, अहा ! कसे घडले ।'—मोर्कण ६. ३. 'अहा निपट धृष्ट मी ।'—केका १६. 'अहाहा ! वारा येतांच बरें वाटलें. ' [ ध्व. ]

**अहाई**—स्त्री. ( विप्र. ) अही पहा.

**अहाःकार**—पु. १ हाहाःकार; अहा, हाय असा शोक करणें; मोठ्यानें रडणें. २ आक्रंदन; आक्रोश; आकांत. [ सं. अहह+कृ ]

**अहाच**—वि. आहाच पहा. १ वरवर; सरासरी, दिखाऊ. २ सत्याचा आभास असणारा; मिथ्या; मायिक; व्यर्थ; सामान्य; साधारण. 'नामरूपात्मक प्रपंच । मिथ्या मायिकत्वे अहाच ।'—एभा २८. ५८३. 'देशा समुद्र गंभीर ऐकिजे । वफतोहि अहाच देखिजे ।' **अहाच**—किवि. वरवर; बाह्यात्कारी; उगीच्याउगीच. 'माझा भाव नाही जिव्हारी । अहाचवाहाच भक्ति करी ।'—एभा १७. ११८. [ सं. असत्य, अ+साच, विवा प्रा. अहा = यथा+च; दे. आहच=अतिशय, वेपुमार. अहाच द्वि. ]

**अहाटणें**—उक्ति. १ ( शिजलेली डाळ वगैरे ) पळी इत्यादिकांनीं घाटणें. २ ( ल. ) त्रास देणें; छळणें; पिच्छा पुरवणें. ३ ( लाटणें; लोटणें; रगडणें यांशीं सदृश अर्थानें ) एकत्र गणणें; आंत ढकलणें; एक करणें ( अविचारानें व बेलाशक ). 'राजा प्रधानास चोरामध्ये अहाटतो. ' [ सं. आ+घट=घाटणें ]

**अहाटीव**—वि. १ अहाटलेली—घाटलेली ( डाळ ), २ छळ केलेला; त्रास दिलेला.

**अहाडून पहाडून**—क्रि.वि. आडून पाडून; बाडून पाडून; टोंडून; टोमणा देऊन; वर्मी लागण्यासारखे औपरोधिकपणे; आहाडून पहाडून पहा. [ आडून+पाडून ]

**अहाणा**—पु. १ उखाणा (लमांतील). २ कोडे. ३ म्हण; उक्ति. आहाणा पहा. [ सं. आहनस्या; प्रा. आहाण=उक्ति, वचन ]

**अहादी**—पु. मापूस; एकांडा शिपाई. 'अहादीवर अहादी रवाना केले.'—मराचि थोशा ६४. [ अर. अहूदी=एक ]

**अहाय अहाय**—उद्वा. अरे अरे; हाय, हाय (क्रि० करणे). [ ध्व. हाय ]

**अहार**—आहार पहा.

**अहार**—पु. अज्हार; आर. [ सं. अहि + आर ]

**अहार**—पु. १ विस्तव; निखारा; फुंफाटा. २ इन्बी करणे (क्रि० देणे). [ म. आहार=विस्तव; का. होळकु=पु=तेज ]

**अहारणे**—अक्रि. अति अन्न खाळ्यामुळे सुस्त पडणे; जेवण अंगार येणे; सुस्ती येणे. [ सं. आहार=जेवण ]

**अहारणे**—अक्रि. १ निसटणे; बाहेर येणे; ओघळणे (रहाटाची माळ). २ खचणे; खाली पडणे; आधार सुटणे (इमारत, खांब, जमीन). [ सं. आ+हृ ]

**अहारोळी**—स्त्री. निखा=यावर भाजलेली पोळी, दामटी; आरोळी. [ अहार=विस्तव+पोळी ]

**अहालकर**—अहलकार पहा.

**अहाली मवाली**—वि उच्चनीच, सर्व दर्जांचे (लोक). 'यावरी तमाम अहाली व मवाली पंगणे मज्जूर व गिर्दनवाही जमीनदार हर कोणी लहान थोर सांगाताती ज.'—वाड सनदा १४०. [ अर. अहल=लोक ]

**अहाळणी**—स्त्री. १ उष्ण वा=यांनी भाजणे, पोळणे. २ धाप; दम; उसासा. ३ (ल.) उत्कंठा; लालसा; हांब; वासना (क्रि० देणे). [ म. अहार; का. होळकु=पु=तेज ] **अहाळणी, अहाळण्या कहाळण्या टाकणे, देणे**—द्वेष, राग इत्यादि मनोविकारांना नाव देणे. दुःखोद्गार, शोकोद्गार काढणे.

**अहाळणे**—अक्रि. १ सूर्याच्या, अमीच्या झळीनें भाजणे—पोळणे—होरपळणे. २ नाश पावणे. 'सेजार अहाळ अहाळले दिव्य भोगांचे.'—भाए ८९. 'कामानळें जीव महा अहाळे.'—साहू १.६. ३ अतिशय दुःखित होणे—पीडणे. 'अहाळिली अवनी क्षत्रियांची.'—एभा ४. २४३. [ म. अहार का. होळकु=पु=तेज प्रा. अहिळ्ल=जाळणे. का. हाळु=नाश ]

**अहाळबाहाळ**—वि. फार; बहुत; अत्यंत. 'तो मी यथे अहाळबाहळीं कोपे.'—ज्ञा ११. ३५१. [ सं. बहुल; का. बाहाळा. बाहाळ द्वि. ]

**अहाळीव**—अहळीव पहा.

**अहि**—पु. सर्प. 'पाहुनि अजातरिपुची ताटकु गुरुचरणभक्ति, महिवरले। अहिवरलेखरांदुनि बहु कठिनहि यवन वीर गहिवरले।'—मोभीष्म १.११४. [ सं. ] **नकुळ न्याय**—पु. साप आणि मुंगुस यांच्यामधील जन्मजात वैराप्रमाणे वैर. २ (ल.) जन्मद्वेष; हाडवैर.

**अहित**—न. १ तोटा; नुकसान; हानि; अपाय; अकल्याण. —पु. २ शत्रु; वैरी; द्वेष करणारा. 'करितां सारथि मस्तक—कोदंड—च्छेद पौरवें अहितें।'—मोभीष्म —वि. १ अकल्याणकारक; नुकसानीचे. २ शत्रुत्वाचे; वैराचे. [ सं. ]

**अहिनी**—वि. लोखंडी. 'अहिनी, दगडी जिन्नस दारूचे अंतरीं ठेवावे।'—मराआ ३५. [ फा. आहनीन ]

**अहिमही**—पु.विना. १ हे दोन पाताळांतील राक्षस अत्यंत पराक्रमी व बलाढ्य होते. रामानें यांना ठार मारिले. यावरून २ (ल.) दोन जुळे वीर; जोडीचे पराक्रमी पुरुष. 'पण मराठेशाहीची मदार या दोघां अहीमहीवर आहे.'—स्वप २१०.

**अहिरण**—ऐरण पहा. 'कीं अहिरणीं गुंतां हिरा। हिरकणी काढी तथा सत्त्वा।'—नव १८. १३४. [ सं. अयस्+हन्. तुल० ई. आयर्न. ]

**अहिरणणी**—स्त्री. गुराखीण, गवळण. —वि. अहिराणी पहा. [ सं. आभीर—अहीर ]

**अहिरा, अहेरा**—पु. १ डांब्याचा एक रोग; बुबुळावर रक्ताप्रमाणे एक लाल टिपका असतो तो. यास अर्जुन असेंहि म्हणतात. २ एक तांबडा कठिण दगड; डांब्यातील रोग बरा करण्यास हा अंगठीत बसवून डांब्याच्या बुबुळावरून फिरवितात. याला अहिन्याचा खडा म्हणतात. अंगठीत बसविण्याकरितां तयार केलेल्या खड्यास अहिन्याचा मणी किंवा त्या अंगठीस अहिन्याची मुदि असे म्हणतात. [ प्रा. अहीर=जात्याचा दगड ]

**अहिराणी**—स्त्री. एक खानदेशातील भाषा. ही मराठीची पोट भाषा म्हणून मानण्यांत येते. हिच्यावर गुजराथीचा बराच परिणाम झालेला दिसतो. [ सं. आभीर—अहीर, एक राष्ट्र ]

**अहिरि**—स्त्री. १ लम—सुंजीत बोहल्याभोंवतीं उतरंडी रचायाकरतां उपयोगांत आणतात तीं रंगीत मडकी; वही. इहू लोटा घडतां येईना आणि अहिरिचा इसार. 'सोन्याची अहिरि। मोत्यांचे कळसत्यावरी। रंगाचे परोपरी चारी। शोभा दिसतसे अहिरि।'—स्त्रीगीत २२. 'बोलावा साळवी। अहिरि सांगावी।'—स्त्रीगीत २२.

**अहिरि**—स्त्री. अंहेर करण्यास योग्य वस्त्र. अहेराऊ पहा.

**अहिरिंसी, अहनिश—शीं**—क्रि.वि. रात्रंदिवस; अहोरात्र. 'राम घ्यावा अहिरिंसी।'—वेसीव १.१४. [ सं. अहनिश अप. ]

**अहिवा**—वि. अविधवा; सुवासिनी; सवाष्ण स्त्री. 'अहिवा नारी कृतवंड्या करती।'—नसा ३०. [ सं. अविधवा ] **नवमी**—स्त्री. अविधानवमी पहा.

**अहिंसक, अहिंस्त्र**—वि. हिंसा न करणारा; हत्या न करणारा; कोणास न मारणारा. 'मित भाषण शांत दांत। अंगी अमानित्व अदंभित्व। अहिंसक अतिविरक्त। तोचि गुरु करावा।' [सं.]

**अहिंसा**—स्त्री. १ हिंसेचा अभाव; केवळ मांसाकरतां जीवाची हत्या न करणे. अशा कारणाकरतां मनुष्ये हिंसा त्याज्य ठरविली आहे (मनु ५.४३.). शाकाहारव्रत. २ कोणत्याहि प्राण्याला इजा, दुखापत न करणे; रक्तपात न करणे; हे जैनांचे आद्य तत्त्व आहे. [सं.] ० धर्म—पु. प्राणिहत्या न करण्याचा धर्म. 'अहिंसा परमो धर्मः'

**अहिस्ता**—पु. संघव्यायामामधील एक (हिंदी) हुकूम. 'जोश कदमने जात असतां लांबवर अडथळा होईल असे कांहीं असेल तर त्यांतून सावकाश जातां यावे म्हणून हा हुकूम देतात; सावकाश चालवयाचे असेल तरीहि देतात.'—संख्या २२. (इं.) स्टंप् शॉर्ट—ड्रिल [फा. आहिस्ता=सावकाश. (अप.) आस्टे]

**अही**—स्त्री. १ विस्तवाची—अग्नीची घग, आग. 'जव्नाग्नीची अही थोर।'—मुरंधु ४३३. २ उष्ण वारा; झळ; मृगजळ. (अव.) अथा. [सं. अहि=सूर्य]

**अहीमुखी**—वि. ज्याचे तोंड सापासारखे आहे असा (घोडा).

**अहीर**—पु. १ गवळी; गवळ्याची जात. 'शिरे विषयवासना जशि शुका अहीरास भी।'—केका ५४. 'त्यामाजि बोध वृषभानु अहीर थाची। निर्मूनि भक्ति दुहिता तिस फार याची'—मंराधा ५. २ आभिर—गवळी जात. ही खान्देशांत व निजामशाहींत आढळते. हे पूर्वी मोठे राष्ट्र असून यांतील निरनिराळे धंदे करणाऱ्या लोकांच्या जातींना पूर्वी हे राष्ट्रनाम लावलेले आढळते. जसे—अहीर सोनार, अहीर हलवाई. [सं. अहीर, आभीर]

**अहीर**—पु. १ अजगर; आर; अहार. २ गोड्या पाण्यांतील एक सापासारखा मासा; हा काळा असून याच्या अंगास चिकट बळस असतो. [सं. अहि=साप]

**अहीरभैरव**—पु. (संगीत) एक राग. यांत षड्ज, कोमल ऋषभ, तीव्र गंधार, कोमल मध्यम, पंचम, तीव्र धैवत, कोमल निषाद हे स्वर येतात. ह्याची जाति संपूर्ण—संपूर्ण आहे. वादी स्वर षड्ज व संवादी पंचम गानसमय प्रातःकाळ हा एक भैरवप्रकार आहे. [सं.]

**अहूर**—पु. (कों.) नदीचा पूर. अऊर, और पहा.

**अहेतु, अहेतुक**—वि. ज्याला हेतु—कारण नाही असे; विनाकारण; अकारण; निष्काम. याच्या उलट सहेतुक. 'अहेतुकें चित्तें अनुष्ठा पां ययातें।'—ज्ञा ३.१२. 'भामच्या देशांतील सुशिक्षित वर्ग स्वभाषेचा अहेतुक शत्रु बनला।'—टि ४.४९९. [सं.]

**अहेदी**—एदी पहा.

**अहेनवमी**—अविधवानवमी पहा.

**अहेर**—पु. लम, सुंज, गर्भाधान इत्यादि मंगल प्रसंगी अथवा एखाद्याच्या सत्कारार्थे—अभिनंदनार्थे त्यास त्याचे इष्टमित्र, सगे-सोयरे, नातेवाईक यांच्याकडून शोला, पागोटें वगैरे पोशाख, दागिना वगैरे जी देणगी मिळते ती. (सामा.) देणगी उपायन; बक्षिस. 'तैसे यागार्थेन नावें। जग वाडर्मि हावें। नागविती आघवें। अहेरवारी ॥'—ज्ञा १६.३८७. म्ह० अहेर चोळीचा आणि गजर वाजेच्याचा=लहान कृत्यास गाजावाजा जास्त या अर्थी. [सं. आ+ह=हरण; आहरण=भूषण, अलंकार; तुल० फा. महर=स्त्रीधन]

**अहेरण**—ऐरण पहा. 'हिरा ठेवितां अहेरणीं। वांचे मारितां जो घर्नी।'

**अहेरण**—स्त्री. सोनामुखीची एक जात, आयरण; ऐरण.

**अहेरा**—अहिरा पहा.

**अहेराऊ, अहेरी, अहीराऊ, अहीरी**—वि. १ अंहर करण्याच्या उपयोगी—योग्य (वस्तु, अलंकार इ०). २ टिकाऊ, पक्क्या रंगाचे नव्हे असे; कामचलाऊ; मामुली; दिखाऊ, [अंहर] **अहेरावा**—(व) अहिरा (रोग) पहा. 'ढोळ्यांत अहेरावा पडला.'

**अहेव**—स्त्री. अविधवा; सौभाग्यवती—सुवासिनी स्त्री. 'भतांर-वीण अहेव। जाण पां तो सर्व विटंबू।'—एभा १४.२५५. म्ह० अहेवचा मेला खेळायला गेला=नवरा असलेल्या बाईचा मुलगा मेला तर तो खेळायला गेल्यासारखाच असतो, कारण तिला दुसरा होण्याचा संभव असतो. २ सौभाग्य; भाग्य. 'ब्रह्मविद्येचें अहेवकांण आज फुटले।'—भाए ८५. 'परंतु हे मम सुख-सार्थकता हेंच मदीय अहेव।'—टिक ४०. [सं. अविधवा; प्रा. अविहवा] ० **तंतु**—पु. (काव्य) मंगळसूत्र; सौभाग्यसूत्र. 'कृष्णमणी अहेवतंतु। केटी धरिला न तुटु।'—एस्व ७.३६. ० **दोरा**—पु. १ मंगळसूत्र. २ नेहमी पाठीस लागलेली नोकरी, उद्योग-धंदा; नेहमी टिकणारा, कायमचा दर्जा, मान, पदवी. ० **नवमी**—अविधवानवमी पहा. ० **पण**—न. समतृकत्व; पति जिवंत अमण्याची स्थिति; सौभाग्य. 'बळभाविचा उजरिया। आपण्या पति कुलिया। जोडोनि तोषिती जैसिया। अहेवपणे।'—ज्ञा १६. ३७७. 'सौभाग्य नटोनि अहेवपणे। ऐसी मिरवीत निषाली।'—भवि ३.२४७. 'राखें मजला अहेवपणीं। प्राणेश्वरातें सोडी पितया।'—गुच ७.३४. 'अहेवपणे हळद कुंकुममण्डित मरावें हीच इच्छा सर्व स्त्रियांची.'—भावबंधन ९३. ० **मणि**—पु. मंगळसूत्र. 'कीं अजय झाले रणीं। अहेवमणी।'—पला ४०. १०१. ० **मरण**—न. सौभाग्यवती असतां, पति जिवंत असतां, सवाष्णपर्णी आलेले मरण. हे स्त्रिया फार प्रिय व मंगलकारक समजतात. ० **सवाष्ण**—स्त्री. सौभाग्यवती स्त्री; सुवासिनी. ० **सुयेष**—वि. पति जिवंत असतांना मरण येत असलेली (स्त्री). [अहेव+असु+ई]

**अहो**—उद्ग्रा. कोणाला मोठ्या गौरवानें किंवा बहुवचनीं संबोधून हांक मारावयाचा प्रयोग. अरेचें अव. कांहीं शब्दांपुढें यांतील अचा लोप होतो; जसे—कायहो—कांहो. २ आकस्मिक आनंद-आश्चर्य यांचा उद्गार. **०जाहो**—अ. आदरपूर्वक बोलणे, हांक मारणे. 'कोणी थोर आला असतां त्यास अहोजाही म्हणावें.' [अहो+जा+अहो]

**अहोदिवस**—क्रि. सर्व दिवसभर; रात्रंदिवस. अहोरात्र शब्दावून (सं. अहस्=दिवस हा अर्थ न समजून) केलेला चुकीचा प्रयोग. 'अहोदिवस अहोरात्र शाब्दांचे अभ्ययन केले तरी तें जास्त जास्त गूढ वाटणार'—नि ४६०.

**अहोपी**—वि. (अहोदिन पान करणारा). लोभी; आशाळभूत; अशाशी. [सं. अह+पा]

**अहोरात्री**—क्रि. रात्रंदिवस. 'राखें अहोरात्री निज भक्तां।'—एभा २० १३९; 'शेवा करी अहोरात्री।'—मुआदि ३०.४७. [सं. अहस्+रात्रि]

**अहोरात्र**—२५ दिवस आणि रात्र; चोवीस तासांचा, तीस सुहृतांचा किंवा साठ घटकांचा दिवस. पृथ्वीला आपल्या आंसाभोंवतीं प्रदक्षिणा करण्यास जो काल लागतो तो कालावधि. सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा काल. 'कां अहोरात्रीची गोवी। आंभुळें नेणें।'—ज्ञा १८.७१८.—क्रि. १ रात्रंदिवस. २ (चुकीनें) सर्व रात्रभर. [सं. अहस्+रात्रि] **०चूत्त**—न. सूर्याच्या दैनंदिन गतीचें वर्तुळ—वृत्त, क्रांतिवृत्त; बुज्यासमांतरवृत्त, ज्या वृत्ताची पातळी विषुवाशीं समांतर असून आकाशातील ताऱ्यांतून जाते तें वृत्त. [सं.]

**अहय**—उद्ग्रा. (खा.) वारे वा ! [अहा]

**अळ, अळई**—स्त्री. कीड; अळि पहा.

**अळई**—स्त्री. एक झाड. हें डोंगराळ प्रदेशांत होतें; उंची मुमारे पुरषभर असून पानें, टाकळ्यासारखीं. यास 'ओवी' असें म्हणतात. गांठ किंवा उठणू जिरण्यास याचा उपयोग करतात. —वगु १.३९.

**अळंकरण, अळंकार, अळंकारणें, अळंकारिक, अळंकारी, अळंकृत**—अळंकरण, अळंकृत पहा.

**अळका-अळंका**—वि. १ पाठीमागें लागलेला; धाधावलेला; वखवखलेला; ध्यास, छंद घेतलेला. उ० झोपेचा अळका, भुकेचा अळका. २ (ल.) अडक्या; पैशाचा दास. 'परि अळंकिया आंगवणें होजनि ठेला।'—भाए ७१९. [का. अळिपु; ह. का. अळकरियु=इच्छा करणें; म. आळ]. —**केपण**—न. आसक्ति, आवड. अळकुवा पहा.

**अळकुटी**—वि. (चांमारी धंदा) जोड्याचा एक प्रकार [अळकृत]

**अळकुडी**—स्त्री. अळवाचा गड्डा, कांदा किंवा मूळ. [अळं+कुडें=मूळ]

**अळकुवा**—वि. (कों.) आसक्त; गुंग झालेला; अतिशय प्रेम करणारा; लंपट; पाठीमागें लागणारा. अळका पहा.

**अळंग**—अळंग पहा.

**अळग, अळंग**—अळग पहा.

**अळगत**—अळगत पहा.

**अळगावणें**—अक्रि. १ व्यायला होणें; प्रसूति अवस्थेला येणें (गाय, म्हैस वगैरे). २ अळगणें पहा. [सं. अळम. म. अळग]

**अळगु**—क्रि. अळग; अळग; एकीकडे. 'मी उखेंडी जाय अळगु।'—भाए १४०. [सं. अळम. म. अळग]

**अळगें**—न. गोणीच्या प्रत्येक आख्याच्या तोंडाला असणारा फांसा, कडी; यांतून गोणी आंखण्यासाठीं तडकणी ओवून घेतलेली असते. [का. अळ=जोडणें किंवा आळि=वर्तुळ ?]

**अळगें चिळगें**—न. अव. आळोखे पिळोखें; अळे पिळे; (क्रि० देणें). [सं. अळम+विलभन. का. अळगु=कांपणें, हलणें.]

**अळंटळं-टाळं-टाळी**—न.स्त्री. १ चेंगटपणा; चुकरपणा; विलाई; दिरंगाई; हेळपांड; ह्यगय. मुस्ती; सावकाशी; आळस; दुर्लक्ष. (क्रि० मांडणे-लावणे-करणें). २ टाळाटाळ; चुकवाचुकव; टंगळमंगळ; लांबणीवर टाकणें. 'यांनै कामाची अळंटळं मांडली.' ३ अनिश्चिता; शंकास्पद स्थिति; मोघमपणा. 'त्याचें वेण्याचें अळंटळं दिसतें.'—क्रि. दिरंगाईनै, ह्यगयीनै. [सं. अलं+तत+अलं किंवा टाळं-टाळणें द्वि.]

**अळण**—न. १ हरभऱ्यांचे पीठ पाण्यांत शिजवून मसाला घालून काळवणाचा पदार्थ करतात तें; काळवण; पिठले; ताक व हरभऱ्यांचे पीठ लावून केलेली पातळ भाजी. २ पातळ भाजी दाट होण्याकरितां तीत पीठ वगैरे घालतात तें; वेसन; आळण पहा. [का. अळक=अर्धवट पातळ; सं. आ+लयन ?]

**अळणट**—वि. थोडा अळणी. [सं. अ+लवण+ट प्रत्यय]

**अळणी**—वि. १ मीठ कमी असलेला; मीठ न घातलेला; मिळमिळीत. २ कमी प्रतीचें; ज्यांत सत्त्व, तेज, जीव, पाणी, रस, खोंच नाही असें (भाषण, सौंदर्य, लेख, शरीराची ठेवण, मुद्रा, चेहरा वगैरे) खरमरीत किंवा कडक नव्हे असें (भाषण). ३ (सामा.) वेचव. म्ह० नावडतीचें मीठ अळणी. [सं. अ+लवण; प्रा. अलोण; वं. आळुणी]

**अळणें**—उक्रि. १ घट, दाट करणें. २ घट, दाट होणें (दूध, पाक). ३ मुकून, वाटून जाणें; रोड होणें; बारीक होणें; कृदा होणें. 'उपवास करून तो अगदींच अळला आहे.' ४ वयांत येणें; यौवनावस्था येणें. ५ आटणें; आळणें पहा. [का. अळक=अर्धवट घट पातळ; सं. आ+लयन ?]

**अळता**—उ. १ लाखेपासून तयार केलेला तांबडा रंग. २ त्यानै भिजविलेला कापूस. [सं. अलकक]

**अळती**—स्त्री. (कर्ना.) माप. [ का. अळि=मापणें; अळति=माप ]

**अळदें अळदें**—न. पोळा नामक सणांत वापरण्यांत येणारा रंजण-घागर. [ का. अळिगे=रंजण ]

**अळपण-णें**—न. १ बांधण्यासाठी घेतलेली कोणतीहि वस्तु; निर्बंधन करणारी वस्तु; बंद. २ ( ल. ) निर्बंध; नियमन; अडचण; मोडता ( एखाद्या कामांत. ) ३ ( व. ) दोराच्या शेपटास गुंडाळलेली चिंधी. [ का. अळपु. सं. आवलन, म. आवळणें याचा वर्णविपर्यास ]

**अळपणें**—उक्ति. जोरानें आंवलन बांधणें; घट करणें; भोंवताली वेष्टून बांधणें. टीप—या क्रियापदाला, ज्या पदार्थानें बंधन करावयाचें त्या पदार्थाचा वाचक शब्द कर्म नसून जो पदार्थ बांधला जातो त्याचा वाचक शब्द कर्म असतो. याशीं संबद्धक्रियापद बांधणें. उ० अळपून बांधणें.

**अळपा**—पु. १ बांधण्याकरतां घातलेला वेढा. ( कि० घालणें-घेणें-देणें ). २ बांधण्याचें-वेष्टण्याचें साधन. ३ घट बांधणें-वेष्टणें. ( कि० घेणें-देणें. )

**अळंप्रतीति**—स्त्री. तृप्ति; पुरेपणा; अलंप्रतीति पहा. ' तन्दिभोगितां आनंदावाप्ति । न पवती अळंप्रतीति । ' —रास ४.१२२. [ सं. अलं+प्रतीति ]

**अळबळीत गळबळीत**—वि. १ साधा; मनमिळाळ; घळघळीत; सुळतें. मिळतें घ्यावें अशा स्वभावाचा. २ निष्कपट; अनुकूल, प्रिय भाषण-बोलणारा. [ गळबळ द्वि. ]

**अळबें-भें**—न. एक वनस्पती; कुड्याचें मूत; भुइछत्री; याचे दोन प्रकार—गोडें व विषारी; यानें अंमल चढतो, बांती होते. जाती—बुडयें, चितळें, गवतें, कुवळें, करडी, तेलंगी, भुईफोड, मोगराळें. हे शीत, मधुर, त्रिदोषकारक, कफप्रद आहे. [ का. अळबें ]

**अळबो, ओळबो**—पु. ( गो. ) वाळवी; वाळिवे.

**अळमळीत, अळमळीतगुळमळीत, अळमळीत गुळमुळीत**—वि. १ मोघम; अनिश्चित ( भाषण ). २ मिळमिळीत; कडक, स्पष्ट नसणारें. ३ हृद्यगयीचें; बिन कळकळीचें; टाळाटाळीचें; सुस्ताईचें ( काम-कृत्य ). [ गुळमुळीत द्वि. ]

**अळमालु**—अळमालु पहा. ' तंव अळमालु रूपु झळकलें '—शिशु ४१

**अळमें, आळमें**—न. ( गो. ) अळबें पहा.

**अळय**—अळवट पहा.

**अळव**—अळ्य पहा.

**अळवट**—स्त्री. ( शती ) नांगरलेली जमीन साफ करण्याचें हत्यार, साधन. [ का. हलिवे. सं. हल+वर्ती ? ]

**अळवंटण**—न. स्वयंपांकास लागणाऱ्या मसाला वगैरे जिनसांची पिशवी; पंचपाळें.

**अळवडी**—स्त्री. अळवाची वडी; अळवाच्या पानास पीठ लावून तय्यन केलेली वडी. [ अळ्य+वडी ]

**अळवण**—न. १ पातळ पदार्थ—भाजी दाट होण्याकरतां लावलेलें पीठ; अळण पहा. २ दाट होणें. घट होणें; जमणें. ३ ( ल. ) उपासामुळें वाळणें, सुकून जाणें. ( कि० काढणें—घालणें—निघणें ) [ अळणें ]

**अळवण**—स्त्री. आळवण, अळविणें; गोंजारणी; समजूत. [ अळविणें ]

**अळवणी**—वि. अळणी. ' स्वल्प रूक्ष-अळवणी । '—गीता २.२१४१.

**अळवणी**—वळवणी व अकाळवणी या दोन शब्दांबद्दल चुकीनें वापरतात.

**अळवंत**—स्त्री. बाळंत होत असतांना मृत झालेली पिशाचरुपी स्त्री; बाळंत स्त्रीचें भूत; हुडळ; जशीण. [ सं. बालवती—बाळवंत ? ]

**अळविणें**—अळणें पहा.

**अळविणें**—उक्ति. १ समजूत घालणें; प्रार्थना करणें; प्रेमानें—लाडक्या शब्दानें वश करणें—मन वळविणें ( देव, राजा, वल्लभ, वल्लभा यांचें ); अंजारून गोंजारून, लाडीगोडीनें समजावणें ( तान्ह्या मुलास वगैरे ); शांत करणें; सांत्वन करणें. ' आतां नाळवाचें तुम्हीं मातें । '—ज्ञा २.८२. ' सद्भावें अळवुनियां पंढरीराया । केली काया ब्रह्मरूप । ' २ विनवणी करणें; मिनतवारी करणें. ३ आलापणें; गायन करणें; मंजूळ स्वरानें, तालसुरावर गाणें ( राग, गीत, रागिणी, तान ). ४ हाक मारणें; बोलावणें. आळविणें पहा. [ सं. आलापन; प्रा. आलावण ]

**अळवी**—क्ति. सन्मुख. ' बोजे करितां चुकवी । न न्हायें दृष्टीचिए अळवी । '—श्रु ५०. [ प्रा. अल्लिअ=समीप जाणें ? ]

**अळवी**—स्त्री. ( कर्ना. ) धान्यरुपी कर्जें. [ का. अळवी=जमीन धारण करण्यासंबंधी करार ]

**अळवीण**—अळ्य पहा.

**अळव्यान**—वि. ( गो. ) करारबंद; करार केलेलें. [ का. अळवी ]

**अळशिकावणें**—कि. ( गो. ) लज्जा उत्पन्न करणें. [ अळ-शीक ]

**अळशी, अळस, अळसी, अळसावणें, अळा, अळाबांधा, अळीकर, अळीपाळीनें**—आमध्यें पहा.

**अळशी, अळसी**—स्त्री. जवस. ( इ. ) लिन्तीड. [ सं. अतसी—अडसी. प्रा. अलसी. का. अगशी ]

**अळशीक**—स्त्री. ( गो. ) १ लज्जा. २ घाण; घाणजागा. ३ आळशीपणा. **अळशीकणो**—वि. घाणेरडा. [ सं. आलश्य ]

**अळशी, अळाशी**—स्त्री. एक पेंढी—जुडी बांधतां येईल इतकें शेतान्त कापून वाळत ठेवलेलें पीक; मूठर रास. ( सामा. ) कापून

वाळत ठेवलेले पीक. पाथरा व अळशी हीं एकं नव्हत. [ अळा, आळा ]

**अळसंदा, अळसंदी**—पुष्पी. एकप्रकारचें कडधान्य; मोठी चवळी; चवळीची एक जात. [ का. अळसंदी; गो. अळसांदी ]

**अळसिणी**—स्त्री. आळशी स्त्री. 'तेथें येकी अळसिणी असे ।'—पंच ४.१६. आळशी पहा.

**अळापिळा**—पु. मुरडा; अळखाविळखा; पिरगळा (अंगाचा, घडाचा इ०). ( कि० देणे ). [ पिळा द्वि. ]

**अळि**—पु. भ्रमर; मुंगा. 'कल्हारीं कुमुदोत्पळीं अळि शर-त्कार्ळीं जळीं गुंजती ।' [ सं. अलि ] **उळ**—पु. भ्रमरांचा समुदाय. —एभा ५.५५५. 'भक्त अळिउळ आलापवी स्वयें ।' [ सं. अलि-कुल ]

**अळिका**—स्त्री. अळी; कीड. 'कीं अळिकेवरी द्विजराज ।'—राम २.७.८१. [ सं. अलीक=क्षुद्र, अति लहान. का. आळि=वर्तुळ, वेटोळे. म. अळे ]

**अळिता**—अळता पहा. 'रंग पिळुनि अळिता जणु देति फेंकुनी ।'—मृ ४२.

**अळी**—स्त्री. १ धान्य इत्यादिकांत बारीक तंतुवाकार क्षुद्र जीव—कीडा उत्पन्न होतो तो; किड. [ सं. अलीक. का. आळि=वेटोळे ]

**अळी**—स्त्री. वोळ; गळी; लहान रस्ता. [ सं. आलि=रंग, ओळ ] **अळकर**—वि. शेजारी; जवळचा. **अळ वळीचा**—शेजारचा, आळी-तला नव्हे असा; लांबचा; दूरचा. काहीं संबंध नाही असा.

**अळी**—स्त्री. छंद; रळी; हट्ट. [ का. अळु=रडणे ] **अळकर**—वि. छंदिष्ट; हट्टी.

**अळी**—स्त्री. अळे १ व ३ पहा.

**अळीपिळी**—स्त्री. १ (दोरीचा-वज्राचा) वळसा; वेडा. अळापिळा पहा. ( कि० देणे—घालणे—खाणे—येणे—पडणे ). [ पिळा द्वि. ]

**अळीमिळी गुपचिळी**—स्त्री. काहीं न बोलणे; गप्प बसणे. ( लहान मुलांच्या खेळांतील शपथ ). 'यावेळीं अळीमिळीगुपचिळी हें वेदसुत्र आळवें ना ? या वेळीं आधीं बोलेल त्यांनीं भांडी घासावीं'—हाच मुलाचा बाप. **अळालणे**—न. बोलण्याची शपथ घालणे, ताकीद करणे.

**अळीष**—वि. १ आटवलेला; दाट केलेला (रस, पातळ पदार्थ). २ प्रौढ झालेला; वयांत आलेला (मनुष्य, देह). [ अळणे ]

**अळु**—वि. किंचित्; थोडें. 'नसे अळुहि प्रपंच लालची ।'—दावि ११८. [ सं. अणु ]

शाको. १. २५

**अळुकी**—स्त्री. आवड; मूक; प्रीति. अळका पहा. —वि. मुकेलेला. [ का. अळुगु=प्रेम करणे. ]

**अळुकैले**—वि. मुकेलेले. अळका, अळुका, आळुकणे पहा.

**अळुमळ, अळुमाळ, अळुमाळु**—वि. किंचि. १ (काव्य) थोडें थोडें; अल्प; किंचित्. 'मुख माखिलेंसें अळुमळु'—कृष्णाची मुपाळी १८. 'मजही दर्शन दिधले अळुमाळ । घातला कवळ मुखामार्जी.'—ब ३०. —अमृ २.३०. 'हा आतपुही अळुमाळु ।'—ह्ला ६.१७५. (विशेषतः कृत्याविषयी) क्षणभर; लहानसें; कमी. 'अळुमाळु प्रकाश करी । तेलुलेनेच उभारू धरी ।'—'मृणुनि आतां पुसां अळुमाळुसे । मग करूं देवा ठाकें जैसे' २ परिपूणे; आंतप्रोत; विस्तारानें. 'हाडांच्या अळुमाळ डोलति गळां माळा, कटीं कांबळा ।'—आता १२. 'अंगीं तारुण्य प्रबळ । गुंगार केला अळुमाळ ।'—कथा १.६.५३. ३ हळु हळु. ४ किंचित् देखील; अणुमात्र. 'जैसें तीर्थ आणि जळ । भिन्न नसेचि अळुमाळ ।'—भवि १२.११६. [ सं. अणुमात्र ]

**अळु**—पु. एक फळ झाड. याचें फळ तपकिरी रंगाचें असतें. [ सं. आळ ]

**अळु**—न. एक शाक भाजी; याच्या निरनिराळ्या जाती—राजाअळु, धांवअळु, काळेअळु, पानअळु, रुखअळु, मुंबळेअळु, रानअळु (तेरी). काळेअळु उत्तम असून अग्निदीपक, रक्तपिपाची नाश करणारे, बलवृद्धिकारक आहे. **अळु** अळवाची खाज अळवास ठाऊक=ज्याची चिंता त्यास ठाऊक. **अळवाची वेडी**—स्त्री. अळवाच्या देंठ्यांचे दळांतील रायते. **अळुखडी**—स्त्री. अळवाच्या पानांची तळून केलेली भाजी. शिवाय गाठी, कोरडी भाजी, ताकाचें अळु इ० पदार्थ अळवाचे करतात. **अळवावर अंचविणें**—उपकाराची जाणीव नसलेल्या माणसावर उपकार करणे (अळवाच्या पानावर पाणी टिकत नाहीं यावरून) **अळवावरचें पाणी**—(अळवाच्या पानावर पाणी टिकत नाहीं यावरून ल.) क्षणभंगुर; अशाश्रुत; वंचल; अस्थिर (लक्ष्मी-देह-वस्तु-मन इ०) [ सं. अळुक; गुज. अळवी, अळु, हिं. आळु, व. धोपा ]

**अळें**—न. १ वृक्षाच्या बुंध्याशीं पाणी सांचण्याकरितां केलेला खळगा; माती, चुना यांचा चिखल—रदा करण्याकरितां केलेली खळी; भोंपळा, पडवळ इत्यादींचीं बीजे रुजविण्याकरितां व पाणी ठरून राहण्याकरतां केलेला मातीचा उंचवटा. **अळेघाफे**—भोंपळा, दोडका, इ० वेळ लावण्यासाठीं केलेले अळे वगैरे. 'काय ? यंदां अळेघाफे कांहीं लावलेस कीं नाहीं ?' २ बाणी, मिरच्या इ० कांचें खळीत एकेक लावलेलें रोप. अशांच्या समुदायांना देह म्हणतात. ३ एक कुळव. इतर प्रांतांत डिफळा असा प्रचार आहे. (नांगरल्यानंतर मातीचीं डिफळे फोडण्याचें साधन). [ सं. आळाल. तुळ० का. आळि=वर्तुळ. ]

**अळे**—न. किंमत, वजन, मापदंशक दुय्यम परिमाणाच्यामागे प्रथम परिमाणाचा अभाव अगर त्यापासून भेद दर्शविणारे चिन्ह. उ० २०६; २०३; दोन रुपये तीन आणे. ५०३०८ पांच खंडी, तीन मग आठ शेर. ८३१४ सवातीन मग चार शेर.

**अळेण, आळेण**—न. (गो.) अळण; तांदुळाचे पीठ. [अळणे]

**अळेदांडी, अळेपिळणे**—झी. न. गाडीचा अगडा (जू आणि दांडीची दोरी) नीट पिरगळून घट आंबळण्याकरिता ज्या लांकडाच्या दांडक्याचा उपयोग करतात ते. [अळणे+दांडी-पिळणे]

**अळेपिळे, अळोके, पिळोके, अळुके, पिळुके**—पु. अव. **अळ्यापिळ्या**—झी. अव. अळापिळा पहा. 'अळेपिळे अंगासी देत । हिंढे धुधातृपापीडित ।'

**अळेबळे**—क्रि. कसे तरी, संकटांन; प्रयासानें; जवरीनें; सुलमानें; जेमतेम; होय नाही करतां, रडत बटन. 'म्यां अळेबळे दोन घांस खाळे. ' [ बळे द्वि.]

**अळांचो मळांचो, अळांचो पाळांचो**—लहान मुलांचा एक खेळ. दोन मुले एका मुलाला दोन्ही काखेंत धरून झोंके देतात तेव्हां हे गाणे म्हणतात. [ का. अळुबु, अळुपु—हालणे. सं. पर्यक=प्रा. पलिअंक-पलेख-पालख-पाळणा द्वि.]

**अळोणी**—अळवणी पहा.

**अळ्य**—झी. (गो.) १ अळे (गणितांतील). २ शेत साफ करावयाची फळी. [ अळे ]

**अक्ष**—पु. १ फांसा (सोंगटया खेळण्याचा). उ० अक्षक्रीडा; अक्षकुशल. २ (ल.) द्युत. 'हे दुर्देशा बरी कीं पूर्ति असे कीं न अक्ष-तुष्णेची.'—मोसभा ५.३२. ३ माळंत घालण्याचा मणि; रुद्राक्ष.

**अक्ष**—पु. १ (ज्यो.) दीर्घ वतुळाचा व्यास. २ विशिष्ट स्थलाचे विषुववृत्तापासून अंतर; अक्षांश. ३ (गणित) ज्या काटकोन त्रिकोणाच्या फिग्न्याने शंकु तयार होतो त्याच्या स्थिर राखिलेल्या बाजूला त्या शंकूचा अक्ष म्हणतात. —मसमा १२. [ सं. लं. ई. अॅक्सिस; ग्री. अॅक्सॉन; जर्म. अॅक्स; लियो. अॅक्सिस; फ्रेंच. जिप्सी. अॅकेस ]

**अक्ष**—पु. नेत्र; डोळा. [ सं. अक्षि ]

**अक्ष**—न. (गो.) आरोप; जबाबदारी; खापर; अपेक्ष. अकस पहा. [ अर. अकस् ]

**अक्ष**—पु. कपाळावर एकावर एक असे दोन ओंवरे असणाऱा घोडा.

**अक्षई**—क्रि. सर्वकाळ; नेहमी वारंवार. 'अक्षई पदाचे अधिष्ठान ।'—वेसीस्व १.९. [ सं. अक्षय ]

**अक्षक**—न. १ (शारीर) गळसरीचे हाड; जत्रु. २ (प्राणि) पक्ष्यांच्या पंखांतील हाडांतील कांब; मणिबंधास्थि. [ ई. रेडियस ]

**अक्षकर्णे**—पु. (ज्यो.) अक्षेत्राची कर्णरेषा; पलकणे.

**अक्षक्रीडा—अक्षद्युत**—झी. फाशांनी सोंगटया खेळणे; पण लावून फाशांनी सोंगटया खेळणे; द्युत. [ सं. ]

**अक्षज्या**—झी. (ज्यो.) अक्षांशाची ज्या; पलज्या. [ सं. ]

**अक्षत**—झी. १ अभिमंत्रित केलेले किंवा अभिमंत्रित करण्या-साठी घेतलेले तांदूळ; लम, मुंज इ० समारंभांत प्रधानभूत व्यक्तींच्या डोक्यावर टाकण्याकरतां, देवतांच्या कपाळां लावण्याकरतां, किंवा लम, मुंज इ० चे आमंत्रण देण्याकरतां घेतलेले तांदूळ. २ लम-मुंज प्रसंगींच्या आमंत्रणाकरतां मिरवणूक निघते ती (देवास आणि शिष्ट लोकांस अक्षत देण्यासाठी). ३ कपाळां लावलेल्या गंधांत काळ्या रंगाचा जो टिकला लावतात तो किंवा तें गंध. ४ (सामा.) तांदूळ. **घाप्र**—वाटाण्याच्या अक्षता लावणे=साफ नाकारणे; (वाटाणे वाटोळे असल्यामुळे कपाळास चिकटून रहात नाहीत म्हणून). **अक्षत काढणे**—**फिरविणे**—**निघणे**—समारंभाचे निमंत्रण करण्याकरतां मिरवणूक निघणे. **अक्षत टाकणे**—१ एखाद्या घरावर अक्षत टाकून आंतील लोक काय बोलतात ते ऐकणे. हा एक शकून पाहण्याचा प्रकार आहे. २ (दवावर) पूजेकरतां आव्हान केलेल्या देवतेचे विसर्जन करणे. ३ एखाद्या गोष्टीवरील सत्त्व सोडून देणे. ४ लमांत बधुवरांवर तांदूळ टाकणे; लम लावणे. 'अक्षत टाकिली जैसी । मांदिचे बरी ।'—ज्ञा १८.७२३. **अक्षत देणे**—विवाहादि समारंभास निमंत्रण करणे. **अक्षत घेणे**—निमंत्रणाचा स्वीकार करणे. **डांब्यावर अक्षत(ता)पडणे**—विवाह होणे. **०टाकणे**—लम लावणे, करून देणे. **तांडावर अक्षत पडणे**—मनसोक, वाटेत तसें बोलणे. **अक्षत भरणे**—शेंस भरणे. 'अक्षत भरिली भाणा । दुजा ब्राह्मण मेहुणा । आला होता पाहुणा । स्त्रियेस मूठ ।'—दा ३. ३. १०. **अक्षत लावणे**—(घरास, चुलीस ) घरांतील सर्व माणसांस, कुटुंबास भोजनास बोलावणे केल्यामुळे चालू न पेटविणे. **अक्षत लावणे**—(वेशीस ) गांव-भर—सर्व लोकांस आमंत्रण करणे. **अक्षत लावणे**—१ भाकीत करणे. २ गुंतवून घेणे; प्रयुक्त होणे. **अक्षत वाहणे**—(सूतीवर) अभिमंत्रित तांदूळ देवावर टाकणे—वाहणे. **म्ह०** या या माझ्या कपाळाच्या अक्षता पहा=दुसऱ्याला विनाकारण हांक मारणाऱ्या किंवा बोलावणाऱ्या मनुष्याबद्दल रागाजें म्हणतात. **घरतीं अक्षता, मध्ये गोपीचंदन खालीं रक्षा** (अंगारा)—तोंडाशीं हिरवा, मध्ये गोपीचंदनासारखा मऊ व तळाशीं रक्षा झालेला असा भात; चांगला न शिजलेल्या भाताचे विनोदप्रचुर, खुबीदार वगैरे. वैष्णवीभात पहा. —वि. १ अंगं; इजा न झालेला; शाश्वत; घडघाकट; सर्वध. 'अक्षतधनु तोवरि हें वीरशिरोरत्न नाबरायाचे'—मोद्रोग ३.१२१. २ पतिसभागम न झालेली (स्त्री); तीन पुनर्भूयकी. पुनर्भू पहा. अनुप-भुक्त स्त्री. [ सं. अ-अक्षत ]

**अक्षतमरिष्ट**—क्रि. अडथळा न येतां; अप्रतिहत; अन्या-हत; संकट, विघ्न न येतां; बिज हरकत. 'आमची वृत्ति पांचशें वर्षे

अक्षतमरिष्ट चालत आली आहे. 'तुमची संपत्ति अक्षतमरिष्ट असो.' [सं. अक्षते+अरिष्टं. 'अक्षतमरिष्टं चास्तु' या ब्राह्मणपूजन विषयक मंत्रावरून ]

**अक्षतय**—स्त्री. ( गो. ) अक्षयतृतीया.

**अक्षतयोनी**—वि. १ पुरुषाशी संग न घडलेली, अनुपभुक्त (स्त्री); बालविधवा; कुमारी; अविद्ययोनि [ सं. ]

**अक्षता**—अक्षत पहा.

**अक्षतारोपण**—न. कंकणें बांधिलीं गेल्यावर वधुवरांचें आयुष्य वाढविण्याच्या उद्देशानें वधुवरांनीं एकमेकांच्या डोक्यावर अक्षता टाकण्याचा विधि. [ सं. ]

**अक्षतिज**—स्त्री. अक्षय तृतीया. 'नवशिकें टाउके वेगुग । चाल बदलून गाती टौर । घरोघरीं वाजविती डौर । जशी अक्षति-जेची गौर ।'—पला १५.

**अक्षतृतीया**—अक्षयतृतीया पहा.

**अक्षतेचें खोड**—न. काळें गंध लावण्याकरितां उगळावयाचें लांकूड; टेंडुणीचा नार; काळ्या टाकळीचें मूळ.

**अक्षमा**—स्त्री. ( ज्यो. ) पलभा पहा.

**अक्षम**—वि. १ उतावीळ; असहनशील. २ मत्सर; हेवेखोर. ३ खुनशी; दया न करणारा. [ अ+क्षमा ]

**अक्षम**—वि. पंगू; दुर्बळ; असमर्थ; अशक्त; व्यंग असणारा; ( आंधळा, लुला, इ० ) 'अक्षमं आणि संन्यासिलें. कां निरिधन आणि विशालें ।'—ज्ञा १२.२७९. 'क्रोधे धरिल्या अक्षमा । अक्षम होतो साधनें ।'—सुआदि ७.९८. [ सं. अ+क्षम ]

**अक्षमा**—स्त्री. १ उताविलपणा; असहनशीलता; अविवेक; अधीरपणा. २ क्षमेचा अभाव; क्षमा न करणे. ३ मत्सर; हेवा. [ अ+क्षमा ]

**अक्षमाला**—स्त्री. ब्रह्मांघ्र्याची माला; मण्यांची माला; जपमाला.

**अक्षमी**—वि. १ क्षमेस अयोग्य. २ अयमर्थ. 'केवि गति लाहिजे अक्षमी ।'—ऋ. ७. [ सं. ]

**अक्षय, अक्षय्य**—वि. १ अविनाशी; अनश्वर; नाश न पावणारा; न्हास न पावणारा; नित्य; शाश्वत. 'क्षय पावती इंद्र चंद्र । कृष्ण नरेंद्र अक्षयी ।'—एरुस्व १.७८. २ कधी न सरणारा; कमी न होणारा; निरंतर असणारा. उ० अक्षय भाता=नेहमीं बाणांनीं भरलेला अशा भाता. '...साजें धनुष्य । अक्षयभाते विशेष । वरद-शस्त्रें अणावीं ।' ३ ( व्याप. ) नित्य, नेहमींच; निरंतर. 'आमचें राहणें ह्या गावा । अक्षय अगते तर घर वांगरेंचें जमलें.'—पु. क्षयाचा अभाव; अविनाशित्व. [ सं. अ+क्षय ]

**अक्षयतृतीया**—स्त्री. वंशांत्य शुद्ध तृतीया; कृतयुगाचा आरंभ दिवस. ह्या दिवशीं केलेल्या जप, होम, तर्पण, दान वगैरेंचें फल-अक्षय टिकणारें असतें. [ सं. ]

**अक्षयत्व**—न. अविनाशित्व; अमरत्व. 'जेणें जोडे जीविता । अक्षयत्व ।'—ज्ञा १८.९४६. [ सं. ]

**अक्षयवट**—पु. प्रयाग (अलाहाबाद) येथें गंगा व यमुना यांच्या संगमाजवळ असलेला एक वटवृक्ष. हा फार प्राचीन असून कधीं मरत ( वट ) नाही असे सांगतात. अशा नांवाचे वृक्ष इतर क्षेत्रांतूनहि दाखवितात.

**अक्षयवाण**—न. दीर्घायुष्य व समृद्धि प्राप्त होण्याकरितां सुवासिनी क्लिया ब्राह्मणांना जें वायन ( नारळ, वख, तांदूळ इ० ) देतात तें. 'अक्षय वाणें घेऊनि । धांवती नगरीच्या गौळिणी ।'—ह. ४.३१. [ सं. अक्षय+उपायन=वायन=वाण ]

**अक्षयवीट**—स्त्री. विठोबाच्या पायाखालची वीट. 'अक्षय-वीट चरणतळवटी ।'—विठ्ठलाची भूपाळी २४.

**अक्षयसुख**—न. चिरकाल सुख; ब्रह्मानंद; ब्रह्मसुख. [ सं. ]

**अक्षयीं**—क्रि.वि. १ नेहमीं; सतत; सदांमूर्खकाळ; कधीं न चुकतां; कधीं न टळतां. २ संबंध; अशेषतः; संबंधच्या संबंध; यक्ष-यावत. ३ ( निपेधार्थी ) सुलोक; अगदीं [ सं. अक्षय ]

**अक्षय्य**—अक्षय पहा. उ० अक्षय्यतृतीया, अक्षय्यत्व; अक्षय्यवट. [ सं. ]

**अक्षर**—न. १ वर्णमालेतील वर्ण किंवा मातृका. २ ज्यांचा पूर्ण उच्चार होतो असे वर्ण; शब्दावयव. ( ई. ) सिलबल. ३ ( ल. ) विद्या; विद्वत्ता; अध्ययनसंपत्ति. 'अक्षर नाहीं चातुर्य नाहीं मग प्रतिष्ठा कशांन होईल.' ४ ब्रह्म. 'मग वेदांतें परापर । प्रसवतेमे अक्षर ।'—ज्ञा ३.१२६. ५ अव्यक्त प्रकृति. —गीर १५८. ६ लेख ( पत्र, दस्तावेज ). —वि. अविनाशी; नाशरहित; शाश्वत; अन्यय; कूटस्थ; अव्यक्त. 'अक्षयो मी अक्षर ।'—ज्ञा १८.११९३; 'सर्वे भूतें क्षर म्हणती । अक्षर कूटस्थ बोलिजे ।'—दा १०.१०. ४५.

[ अ+क्षर ] **०ओळख**—स्त्री. १ अक्षरांची, मूलाक्षरांची ओळख-ज्ञान. २( ल. ) लिहितां-वाचतां येणे. **०जीवी** (अक्षरोपजीवी)—वि. १ विद्येवर उपजीविका करणारा. २ लेखक किंवा कारकून. **०न्यास**—पु. अक्षरांची मांडणी. शुद्धलेखन; शब्दांतील प्रत्येक अक्षर स्पष्ट मांडणे.

**०पद्धति**—स्त्री. शब्दांतील अक्षराची रचना; अक्षरन्यास. **०परि-**

**भाषा**—१ लिहिण्याची धाटणी. २ विशिष्ट अक्षरांना विशिष्ट क्रिमत देऊन लिहिण्याची पद्धति. **०माला**—स्त्री. वर्णमाला. **०मुष्टिका-**

**कथन**—न. मनांतील अक्षरें सांगणे; मुठीअर्थ्ये कोणता पदार्थ आहे तें सांगणे. **०वटिका**—स्त्री. १ रपट वर्णांच्चार; शब्दांचा शुद्ध व स्पष्ट उच्चार करण्याची पद्धति. २ अक्षरांचें वळण. [ अक्षर +

वर्तिका ]. **अक्षरदा;** **अक्षरागणिक**—क्रि.वि. प्रत्येक अक्षर घेऊन; प्रत्येक अक्षराचा उपयोग करून. 'या कूट ऋकाचा अर्थ मला अक्षरदा लागत नाही.' **०शात्रु** **०शून्य**—वि. अशिक्षित; निरक्षर;



अह; मूर्ख. ' एखादा अक्षरशत्रु हमाल असो किवा कर्वीचा कवि असो दोघांचाहि श्रीगणेशा एकच '—एकचप्याला.

**अक्षरारंभ**—पु. छुमुहूर्तार ल्हान मुलांस मूळाक्षरें शिकविण्याचा आरंभ; विद्यारंभ. [ सं. ]

**अक्षरी**—वि. १ अक्षरासंबंधी. २ अक्षरांनी लिहिलेली (संख्या). ३ वार, नक्षत्र इत्यादिकांचे हापक अंक न घालतां त्यांचीं आद्याक्षरें घालून केलेले (पंचांग). [ सं. अक्षर ]

**अक्षरेषा**—स्त्री. ( गणित ) समीकरणलेखनांतील मूळ रेषा; निर्णयेरषा; मापनरेषा. ( इ. ) अंक्सिस.

**अक्षवण-वाण, अक्षवाणी**—नस्त्री. १ मंगलप्रसंगी पुष्कळ वाती लावलेला दीप (धरचा यजमान किंवा देवता यांच्या भोंवतीं) ओवाळतात तें; संकटें, अरिणें नाहीशी करण्याचा हा विधि आहे. ' कौसल्यात्मजा रघुवीरा! अक्षवाणें केलीं '—वेसीस्व ८.६. ' राया जनकाच्या वन्हाडिणी । रामा केली अक्षवाणी । '—वेसीस्व ९.३२. २ मूल वगैरेस न्हाळं घालतांना अखेरीस पाणी ओवाळतात तें; औक्षण; अरिणें टाळण्याचा आणि दीर्घायुष्य चिंतण्याचा यांत हेतु असतो. [ सं. आयुष्यवान; म. औक्षण ]

**अक्षवलन**—न. ( ज्यो. ) क्रांतिवृत्तीय स्थानावरून ध्रुव व समबिंदु यांवर जाणाऱ्या चापामधील कोण. [ सं. ]

**अक्षविचलन**—न. ( ज्यो. ) अंडाकृति पृथ्वीवरील चंद्र-सूर्याच्या विषम आकर्षणामुळे खगोलीय ध्रुवाचे त्याच्या मध्यम स्थितीसभोवतीं जें भ्रमण होतें तें. [ सं. ]

**अक्षविक्षेप**—पु. फांसे टाकणें; दूत खेळणें; अक्षक्रीडा. [ सं. ]

**अक्षवृत्त**—न. विषुववृत्ताशीं समांतर वृत्त; ह्यावरून आपणांस एखाद्या स्थळाचे अक्षांश समजतात. अक्षांशवृत्त; (इं.) पॅरलल ऑफ लॅटिट्यूड. [ सं. ]

**अक्षसूत्र**—न. रक्षांशांची माळ. —एमा २३.५२०.

**अक्षहृदय**—न. द्यतक्रीडाज्ञान; फांशांचें अंतरंगज्ञान. [ सं. ]

**अक्षक्षेत्र**—न. ( ज्यो. ) ज्यांतील एक कोण अक्षांशतुल्य आहे असा काटकोनत्रिकोण.

**अक्षांति**—स्त्री. १ उतावीळपणा; असहनशीलता; असहिष्णुता; अक्षमा. २ तुसऱ्याच्या विजयाचा, वैभवाचा, वर्चस्वाचा मत्सर; हेवा; असुया. [ सं. ]

**अक्षारलक्षण**—न. १ सूतकांत किंवा व्रतस्थवेळीं खावयाचें अन्न (मीठ वगैरे शिवाय—अळणी), जसें गाईचें दूध, तूप, तांदूळ इ०. २ असें (अळणी) अन्न खावयाचें एक व्रत. [ सं. अ+क्षर+लक्षण ]

**अक्षांश**—पु. ( ज्यो. ) दोन्ही ध्रुवांपासून ९० अंश अंतरा-वर काढलेले जें भुविषुववृत्त, त्यापासून खस्यळापर्यंत जें गोलीय

लंबरूप अंशात्मक अंतर तें; विशेषस्थळीं ओळव्याचा ( किंवा भूमि-ज्येचा ) विषुववृत्ताशीं जो कोन होतो त्याचा अंश. ( इ. ) लॅटिट्यूड. ० वृत्तें—न.अव. विषुववृत्ताशीं समांतर अर्शा, त्याच्या दक्षिणेस व उत्तरेस काढलेलीं वृत्तें. [ सं. ]

**अक्षि**—पु. नेत्र; डोळा. सामाशब्द—अक्षिगोचर, अक्षिमी-लन, अक्षिपात, अक्ष्युत्मीलन. [ सं. अक्षि; लं. ओक्युल्स; प्री. ओकोस; झं. अशि. ]

**अक्षिकूटक, अक्षगोल-क**—पु. डोळ्याचें बुवळ. [ सं. ]  
**अक्षिकोश**—पु. डोळे ज्यांत बसविले आहेत तो खोल भाग; डोळ्याची खांच. [ सं. ]

**अक्षितारा**—स्त्री. डोळ्याची बाहुली. [ सं. ]

**अक्षिपटल**—न. डोळ्यावरील कातडें—आवरण. [ सं. ]

**अक्षिव**—न. समुद्राच्या पाण्यापासून झालेले मीठ. [ सं. ]

**अक्षी**—क्रि. अक्षरी पहा. ' अक्षी लई छान ! '

**अक्षीवक्षीच्या वाती**—स्त्री. ( कर्ना. ) एक प्रकारचें व्रत; ज्या स्त्रीला भावडें असतात ती तुलसीविवाहाच्या दिवशीं वाती करून देवापुढें लावते. [ अक्षय ]

**अक्षीर, अदीर**—वि. ( गो. ) अरंद. [ अ+शिरणें ]

**अधुष्ण**—वि. १ इजा न झालेला; अखंड; न झिजलेला; न वापरलेला. २ ( ल. ) अस्पृष्ट; अक्षत; अमुक्त; यिनवहिवाटीचा.

**अमार्ग**—पु. १ न वापरलेला रस्ता. २ थोडासा केलेला अभ्यास; थोडीशी पढलेली एखादी विद्या. [ सं. ]

**अक्षे**—अक्षय पहा. [ अक्षय अप. ]

**अक्षेप**—पु. ( प्र. ) आक्षेप; संशययुक्त पृच्छा; शंका; हरकत. **अक्षे**—अक्षर्यां पहा. ' ऐसा जो बिरळा संत । अवघ्यां वेगळें मत । अक्षे ज्याचें । '—दा ५.२.३८. [ अक्षय अप. ]

**अक्षो**—स्त्री. ( गो. ) तागाचें बीं; सणबिया.

**अक्षोट-ड**—अक्रोट-ड पहा. [ सं. अक्षोट ]

**अक्षोभ**—वि. १ फार खोल; ज्याला अंत-ठाव नाही असें; अगाध; अथांग ( पाणी ). ' वरी उदकासी नाही अंतपार । अक्षोभ सागर भरलासे ॥ '—तुगा ५.१. २ स्थिर; शांत; खळबळ नसणारें. ' तेंचि निझैर कां अक्षोभ जळ । '—एमा २१.११९. [ सं. अ+धुम् ]

**अक्षोभनरक**—पु. या नांवाचा एक अत्यंत खोल नरक. [ सं. ]

**अक्षोभ्य**—वि. अक्षोभ; धुळ्य न करतां येण्यासारखा; खवळतां न येण्यासारखा; शांत; सौम्य; गंभीर; न रागावणारा ( स्वभाव, खोल पाणी ). [ सं. ]

**अक्षौणी, अक्षौहिणी**—स्त्री. १ गज २१८००, रथ २१८००, घोडे ६५६१०, पायदळ १०९३५० इतकें मिळून होणारें सैन्य. ' आंगवणा करावेआं खोंचणी । वेडिलिआं बत्तीस अक्षौणी । '—शिशु १०३५. ' तीन कोटि म्ळेळ त्याचे । तेवीस अक्षौहिणी

दळ मागधांचें ।'—ह २२.१४७. २ एकावर एकवीस शून्ये दिलीं असतां जी संख्या होते ती. [ सं. ]

**अक्षयण**—न. ओवाळणें; अक्षयण पहा.

**अज्ञ**—वि. अजाण; विद्या नसलेला; मूर्ख. [ सं. ]

**अज्ञात**—वि. १ माहीत नसलेला. २ ( क. ) अजाण; अज्ञ. ३ जो कोणाला आकलन झाला नाही असा ( परमेश्वर ). ' अज्ञाताने घालुनि दिधलीं चक्रे तीं चुकविणें ।'—वि. डिसेंबर १९२२.

**०पातक**, **०पाप**—न. अज्ञानामुळे किंवा नकळत घडलेले पाप.

**०पूर्व**—वि. १ पूर्वी माहीत नसलेला; पूर्वी न घडलेला. २ अगदीं नवीन; विलक्षण; अपूर्व. **०यौवना**—स्त्री. अजाण; अज्ञ; वयांत न आलेली कुमारी; बालिका; तारुण्य ( विकार ) प्राप्त न झालेली स्त्री. **०वास**—पु. गुमपणाचें. एकांतांत राहणें; कोणाला उमरुं न देतां राहणें; दूर राहणें. **०हृत्वा**—स्त्री. न कळत—अजाणतेपणीं झालेला खून, हत्या. [ सं. अ+ज्ञा=जाणणें ]

**अज्ञातता**—स्त्री. अज्ञान; अविकल्प भाव. [ सं. ]

**अज्ञान**—न. १ ज्ञानाचा अभाव; अजाणतेपण. ' नेणे जीव तो अज्ञान ।'—दा ११.१.३४. २ निरक्षरता, अशिक्षितता. ३ मोह; भ्रमात्मक ज्ञान. ' सर्पविषयक भ्रमाचें रज्जुविषयक अज्ञान कारण ' मी करतो, मी लोकांचे चालवितो इत्यादि अज्ञानामुळे जीव मानतात. वस्तुतः पाहिजे असतां ईश्वर करतो—चालवितो. ' ४ तारतम्यबुद्धीचा अभाव; अममंजसपणा; समज नसणें. ' पाषाणादि जड पदार्थी अज्ञान राहते. ' ५ मूर्खपणा; अप्रबुद्धता; जडत्व. ६ जीवाच्या सात अवस्थांतील पहिली अवस्था. —वि. १ अडाणी; ज्ञान नसलेला; न शिकलेला; अजाण; जड; मंद. ' कृष्णः—प्राणवल्लभे, किती अज्ञान आहेस ? '—पारिभौ १७. २ ( कायदा ) ( अ ) विवाह, आंदण, घटस्फोट या बाबतींत सोळा वर्षे पुरी होण्यापूर्वी अज्ञान; ( आ ) इतर बाबतींत अठरा वर्षे पुरी होण्यापूर्वी अज्ञान. ( इ ) कोटीचें पालक नेमला असल्यास एकवीस वर्षे पुरी होईपर्यंत अज्ञान. ( ई. ) मायनर. [ सं. ] **०गत**—स्त्री. आंभावलेली स्थिति; मोहाची—चित्तवैकल्याची अवस्था. ' ते वेळेस मला अज्ञानगत झाली. ' **०जन**—पु. निरक्षर मनुष्य; अविचारी, अज्ञ, जड मनुष्य. **०तिमिर**—पु. अज्ञानांधकार; गाढ अज्ञान. **०धन**—न. ( कायदा ) वयांत न आलेल्या मनुष्याची किंवा वेढ्या मनुष्याची संपत्ति, मालमत्ता. **०पटल**—**पडळ**—न. ( काव्य ) आध्यात्मिक अज्ञान; आध्यात्मिक ज्ञानाचा अभाव; ब्रह्म, माया इत्यादिकांच्या संबंधी वास्तविक ज्ञान नसणें. ' तुझें अज्ञान पटल विरालें । तुज झाली दिव्य दृष्टि । ' **०पालक**—पु. ( कायदा ) वयांत न आलेल्या मनुष्याच्या मालमत्तेची व्यवस्था पाहणारा किंवा त्याची काळजी वाहणारा. ( ई. ) गार्डियन. **०प्राणी**—पु. बुद्धिहीन प्राणी; विचार—विवेक नसलेला प्राणी; पशु. **०बुद्धि**—स्त्री. १ विवेकहीन किंवा मूर्खपणाची

समजूत, कल्पना, ग्रह. ' हे तूं म्हणतोस अज्ञानबुद्धीनें. ' २ मूर्खपणा; बुद्धिहीनता. —वि. मूर्ख; बुद्धिहीन; भोळा; बालक. **०भुररें**—**भुरळ**—( काव्य ) अज्ञानाचा मोह; भ्रम. ' जे फिटे अज्ञान भुररें ' **०सिद्ध**—वि. १ अज्ञानामुळे निश्चित झालेले, बनलेले ( मत—कल्पना ). २ अज्ञानामुळे निश्चित—प्राप्त होणारें; मूर्खपणापासून अवश्य मिळणारें ( फल—शिक्षा ). ३ अडाणी लोकांसहि निश्चित माहीत असलेले. ' तापावर दूध प्यायलें असतां विकार होतो हे अज्ञानसिद्धच. ' **अज्ञानी**—वि. अडाणी; अजाण; न शिकलेला; ज्ञानी नव्हेतो; अज्ञ. [ सं. ]

**अज्ञाव**—स्त्री. ( गो. ) अवज्ञा. ' अज्ञाव केळी बरी न्हे. ' [ सं. अवज्ञा वर्णविपर्यास ]

**अज्ञेय**—वि. विचाररक्षतीच्या पलीकडील; बुद्धीस अप्राप्त; अलक्ष्य. [ सं. ]

**अज्ञेयवाद**—पु. ( तत्त्व. ) ( ई. ) अॅमॉस्टिसिझम; आपणांस जें वास्तविक ज्ञान होतें तें इंद्रियांस गोचर होणाऱ्या वस्तूंचेच होतें. ईश्वर, अमरत्व या गोष्टी इंद्रियांच्या म्हणजे प्रत्यक्षाच्या कक्षेपलीकडील असल्यानें त्यांसंबंधी निश्चित असें कांहीं मत स्थापणें अशक्य आहे असा वाद; मत. —ज्ञाको ( अ ) ६९४. **अज्ञेयवादी**—वि. अज्ञेय ( वाद ) मतानुयायी. ' ती नास्तिक नाही आहे, ती स्पेन्सरप्रमाणें आणि माझ्याप्रमाणें अज्ञेयवादी आहे. '—सुदे १०८

**अज्ञी**—पु. ( चुकीचें रूप ) अग्नि. ' करोनि थारोळी अज्ञी । आहरसिद्ध । '—दावि ३४७.

## आ

**आ**—१ वर्णमालेतील दुसरे अक्षर. याचा अक्षरविकास साधारण असारखाच झाला आहे. २ संस्कृत शब्दांच्या मार्गे जेव्हां हे अक्षर उपसर्ग म्हणून लागते तेव्हां त्याचे पुढील अर्थ होतात—( अ ) लघुता; अल्पता; कमीपणा. उ० ओष्णम्=कौबट ( उष्णम्=कढत, ओष्णम्=किंचित् उष्ण=कौबट ) ( आ ) व्याप्ति; प्रसार; वाढ. उ० आभोग=समृद्धि; पूर्णता. ( भोग=सुख, आभोग=अधिक भोग, भोगाची वाढ ). ( इ ) उपकम्माची मर्यादा ( अमूकपासून ). उ० आसमुद्रात=समुद्रापासून, आजन्मतः=जन्मापासून. ( ई ) अवसानमर्यादा; शेषवृत्ती. अंताची मर्यादा ( अमूकपर्यंत, पावेतो ) उ० आफलोदय=फलप्राप्ति होईपर्यंत; आजानु=गुडच्यापर्यंत; आकणें; आमरण=मृत्युपर्यंत. ( उ ) अंतश्चेत व समाविष्ट मर्यादा. उ० आक्रमण ( क्रम=जाणें, चालणें, पाऊळ टाकणें )=व्यापून टाकणें, आसकलात ब्रह्म=ब्रह्म वस्तुमात्र व्यापून आहे. ( आ+सकळ=सर्व ). ( ऊ ) अतिरिक्त; आकारण, वाजवीपेक्षा अधिक;

निरर्थक; द्विरुक्ति. उ० आभास, आघ्राण, आह्लाद, आघात, (भास, घ्राण, ह्लाद, घात, याप्रमाणेच अर्थ). (ए) आ लाबल्याने षब्दाचा अर्थ वाढतो, मर्यादित होतो, बदलतो किंवा फिरविला जातो उ० आप्रह्म(प्रह्म=घेणे=घेतल्यानंतर त्यालाच चिकटून राहणे)=हेका. आचार (चर=चालणे)=शास्त्राप्रमाणे वागणूक ठेवणे. आगमन (गमन=जाणे)=जवळ जाणे, येणे. आमोद (मोद=आनंद)=सुवास. आकृति (कृति=कृत्य)=मूर्ति; स्वरूप; आकार.

आ—(आ अक्षर उच्चारतांना होणाऱ्या ध्वनीचा अनुवाद व तोंडाचा आकार) तोंड बासणे, उघडणे; उघडलेले तोंड. (कि० करणे, पसरणे, बासण). 'तव सुप्रसाद मुदिता इच्छितसे चातकी करुनि 'आ' हे।'—मोआ ४.८३. 'हृदये वाट पहाती मेधाची जेवि करुनि आ शेतें।'—मोशान्ति ३.६५. ०**वासणे**—१ तोंड पसरणे; आ करणे; जांभई देणे. २ खाऊन टाकण्यासाठी तोंड उघडणे. ३ म्दतीसाठी याचना करणे. जसे—चीं चीं करणे, वे वे करणे; दयेची याचना करणे; आधीनता, अंकितपणा कवून करणे; शरण आले म्हणून कवून करणे. म्ह० नाक दाबले म्हणजे आ वासतो. ०**वासून, पसरून बसणे**—आशा धरून, उत्कंठेने बसणे. ०**पसरणे**—तोंड उघडणे; पदार्थ खाण्यासाठी आ करणे. '... आ ज्याला । कवळार्थे पसरिला...'—मोभीष्म १.२४.

आ—(संक्षेप) पत्रयवहारांत मोठ्याने लहानास लिहितांना 'आ' (आशिर्वाद या अर्थी) लिहितात. जसे—कळावे हे आ०. दंड-वत बहलहे नुसता 'द' लिहितात.

आ—उद्ग. १ खबुतर, मोर, इत्यादि पक्ष्यांस बोळावण्याचा शब्द. २ (अनुमोदनार्थी) होय; बरे.

आ—भिन्नी भाषेतील षष्ठीचा प्रत्यय. उ० उनाड पोयराआ हा-पोपेन=उनाड पोऱ्याचे लहानपण. -भिन्नी भाषेतील गोष्टी ३०.

आं—उद्ग. १ सांगितलेली गोष्ट चांगली ऐकली नसातं पुन्हां बोल असे म्हणण्याच्या अर्थाने केलेला उच्चार; काय ! आं ! (प्रशार्थी). २ षष्ठीचा विभक्तिप्रत्यय. 'तंव तो धारासिपे तिरवेंटें । डोळेआं उजूं ।'—शिद्यु ७११. 'तेआं पासाव जगजीवनें । काइ आधिष्ठी-लेति ।'—ऋ १३. [सं. आम.]

आँ—सना. तो—ती तें. 'आँ साहेबी'—त्या प्रभुंनीं. -अ. असें कीं. [फा. आँ]

आआडणे—अकि. (भि.) ओरडणे. 'जीव वाचवाखातोर तो मोठांने आआडाआ लाग्यो'—भिन्नी भाषेतील गोष्टी १७.

आइकट—पु. (गो.) तह. [का. आयकट्टु=व्यवस्था]

आइकणे—आइकमट्टी—आइकीव—ऐकणे, ऐकभट्टी, ऐकीव पहा. आइका—ऐका पहा. 'ते प्रसिद्ध नागाविका । प्रसन्न होए आइका ।'—ऋ ४. आइकत—ऐकोत. 'तें आइकतु रसिकु आतां ॥'—शिद्यु ७४३. आइकीनि—ऐकून. 'जेआचे आइकीनि

बरेवेपणा ।'—दाव ४८. आइकीजे—ऐका. 'आइकीजे द्वारका-पुरा नगरी'—उपा ६४७. आइकै—ऐक. 'आणीक आइकै यादव टीळका ।'—उपा ८१३. आइकरी—(रा. कुण) ऐकशील. 'माजे आइकरी ता तूं संबयच्या वांटे पडों नुको.'—मसाप २.४.१११. साधारणपणे जुन्या मराठींत लिहितांना ऐ बद्दल आई किंवा आई येत.

आइणी—आयणी पहा.

आइतवार—आदितवार पहा.

आइ(हे)ता—ती—तें—वि. १ स्वतंत्र, स्वतःसिद्ध; स्वयंपूर्ण. 'तो तुझा तूं आइता'—परमा ४.१६. 'म्हणून हे आइतें । सच्चिदानंद ।'—विउ १०.२५. २ भ्रम, यत्न न करता प्राप्त झालेला, मिळालेला. 'हा दागिना मीं करविला नाही, मला आइता मिळाला. आयता—ती—तें पहा. म्ह० आइती गुरवीण होईन, नैवेद्य खाईन=आयतें केलेले अन्न खाण्यास मागेपुढे न पाहणारी ऐदी स्त्री. [सं. अनयत्=प्रयत्न करणे]

आइती—स्त्री. १ सिद्धता; तयारी; सामग्री. 'मग म्हाई-भट्टीं ऋद्धिपुरा जावेयावि आइती करूं आदिरिशी'—ऋ १३३. 'जुझाची आइती । करवीनुसे यदुपती ।'—शिद्यु ९१०. 'ऐसेपेसिया आइती । जयाची परी असती ।'—श्वा १३.५९१. 'करा तुम्ही बाशिगाची आइती.—स्त्रीगीत ८. आयती पहा. [सं. आनयत्=प्रयत्न करणे]

आइतोजी—वि. पूर्वी खटपटीच्या वेळीं नयेतां फलोपभोग-समर्थी मात्र येणारा. [आइता]

आइतोळा—पु. पाटाच्या ऋला तिच्या पूर्वभत्यांपासुन झालेला पुत्र. आयतखाळ; आयतोजी. (हा दुसऱ्या भत्यांस आयना मिळालेला असतो).

आइद—दा—दे—क्रि.वि. १ येणारा; पुढें; पुढील वर्षी. 'हाली (सध्यां) व आइन्दे'—पया ४९३. 'सरकारचे वचनाची कायमी कशी तें आइन्दे जहुरांत येईल.'—रा १०.१६६. २ यदां; या सालीं [फा. आयन्दा=येणारा, भावी.]

आइल—न. तेल, अर्क; एल (तिळेल, फुलेल यामधील). [इं.] ०**इंजन**, ०**एंजिन**—तैलयंत्र, तेलानें (तेलाच्या वाफेनें) चालणारे इंजन. 'आइल एंजिनांतील कूड आइल वापरण्याचा प्रघात बऱ्याच जणांस विदित असेल.'—सास २.१३२. [इं.]

आइस—पु. बर्फ [इं.] ०**ऋीम**—न. दूध, दही, रस किंवा अशाच पातळ पदार्थांत साखर (कधीं बदाम, केशर) घालून यंत्राच्या व बर्फाच्या साहाय्याने षट केलेले खाद्य. 'यापुढें विश्वा-मित्राचें कुलपीमलाय आइसकीम थंडगार होतें'—नाकु ३.७९.

आई—एक भावदर्शक प्रत्यय. हा विशेषणस लावला असतां भाववाचक नाम होते. उ० भला—भलाई कुवर=कुचराई; नरमाई, बारकाई, गनिमाई. [फा.]

**आई**—स्त्री. १ जननी; माता. 'आई वदे बा न मानी संकट'  
—दावि १६०. २ जगदंबा; देवी; देवींच्या नावावय्याचें  
उपपद; जसे—तुकाई, मरीआई, काळकाई. ३ (साकेतिक) वारकरी  
पंथातील लोक ज्ञानेश्वरीस म्हणतात. ४ (सामा.) देवी 'आईच  
नवसु नाही पुरविला'—दावि ३४७. ५ देवी (रोग); फोडया. ६  
लहान मुलाला लडवाळपणें संबोधितात. [सं. आयें, किवा  
अयि? सं. आदि? प्रा. आई? ] शिवाय अह पहा. **म्ह०** १ आईचें  
दूध कीं गायीचें दूध=दोन समान गोष्टींपैकीं सरसनिरस टरवितां  
येत नाही अशा वेळीं योजतात. यासारखीच दुसरी म्हण-  
आई गोड कीं खाई गोड. २ आईजीच्या दोंदावर (जिवावर)  
बाईजी उदार=दुस-याच्या मालमतेवर उदारपणा दाखविणें; आयती  
चैन करणें. ३ आई जेवूं घालीना, बाप भीक मागूं देईना=दोन मंकेतें  
आलीं असतां किंवा दोन परस्परविरुद्ध मतांच्या अधिकाऱ्यांची  
मजी संभाळावयाची असतां योजतात (इकडे आड तिकडे  
विहीर याप्रमाणें). ४ एका आईचीं लेंकरें=बंधुभाव दाखविण्या-  
करितां योजतात. ५ लहानपणीं आई आई, थोरपणीं बाय-  
लाबाई=लहानपणीं आईची आठवण वारंवार होते पण प्रौढपणीं  
स्त्रीमुळें विसर पडतो. ६ आई मेल्यावर बाप मावसा (निष्काळजी)  
होतो. **०आंग**—न. आईपणा—सायपणा ज्या अंगापासून येतो तें  
अंग; स्त्रीचें किंवा प्राण्यांतील मादीचें जननेद्रिय, व अंतील गर्भा-  
शयाचा भाग; युग्मंग. 'बाळंत होतांना तिला त्रास झाला, आईअंग  
बाहेर आलें' [आई+अंग] **०काळी**—स्त्री. शेतजमीन. ही आई-  
सारखी पोषक असते म्हणून आदाराची. —गांवगाडा. [आई+काळी  
=शेतजमीन] **०पांढर**—स्त्री. गांवठाण; गांव ज्या जमिनीत वसतो ती  
जमीन; ही शेतालाच्या निरुपयोगी म्हणजे साधारण पांढ-या रंगाची  
असते. [आई+पांढरी] **०पोरका**—वि. आईवांचून उघडा पड-  
लेला; ज्याची आई मेळी आहे असे (मूल) **०वाई**—स्त्री. १ आई  
सारखी वयाने प्रेक्ष, सुस्वभावी अशी बाई; आईप्रमाणें स्त्री. **म्ह०**  
देई घेई ती आई बाई, न देई ती मसणांत जाई. २ शेजारची बाई;  
शेजारपाजारची स्त्री; शेजारीण. ३ कोणी तरी बाई. (अनेकवचनी  
उपयोग). **म्ह०** परीट नागविला तर आयाबाया नागविल्या=पर  
टाच्या येथें चोरी झाली तर त्याचें काहीं जात नाही, उलट इतर  
लोक उघडे पडतात. **०करणें**—खुशामत करणें; गोंजारणें. **०बाप**—पु  
आई व बाप; वडील व मातोश्री; मातापिता. (अव.) आई व  
बाप. 'माझीं आईबापे आणि माझे शिक्षक जें मला सांगतात तें कां  
केलें पाहिजे?'—मराठी ३ रें पुस्तक (१८७३) पृ. ४१. **आई-**  
**बापावरून पावणें, आईबाप उद्धरणें**—आईबापावरून शिष्या  
देणें; वेव्यावांकडया, वाईट शिष्या देणें. **०माई**—स्त्री. ब्यापक  
अर्थानें बाई; एखादी आईसारखी मानलेली स्त्री, माउली; आई-  
बाई. **०माई उद्धरणें**—आईवरून शिष्या देणें. **०माई करणें**—  
खुषमस्करी करणें; मनधरणी करणें.

**आईक**—वि. ऐकिव; पाहिलेली नाही अशी. —वामन बाल-  
कीडा ७३. (शर.)  
**आईणी**—आयणी पहा.  
**आईदे**—क्रि. याउटें; आईद पहा. —ख ३५७६; पया ४.६६.  
**आईन**—पु. एक झाड; आईन पहा. 'ते पाईरहि खैर, किजळ,  
तिथें आईन ही वाढती.'—केक १२९.  
**आईस**—(कॉ. गो. कुण) आई; माता; देवी; लक्ष्मी; आई  
पहा. 'मी जरी सलगीचा चांगु। तरी काय आइसीहूनि अंतरंगु।'  
—ज्ञा ११.३२. 'आईस लागे की बहिण लागे सांग शिवशक्तिचें  
नांव'—मसाप १.१.४. [आई+स प्रत्यय]  
**आउक-ख, आख-क्ष**—न. आयुष्य; हयाति; जीवित.  
'नाहीं फिटली आसोसी दंवा आउक दिला थोडा।'—ऐपो ८९. [सं.]  
आयुष्य=आउख] **०वंत**—वि. आयुष्मान्, दीर्घायुषी. [आयुष्यवान्]  
**आउंज**—आविंज पहा.  
**आउट-ऊट-कें**—औट पहा.  
**आउत**—औट पहा.  
**आउलें**—वि. वेगळें; निराळें; वायळें. 'चाऱ्ही वेदयासीं  
आउलें ठेविलें। बळीसि दिधलें बलिदान ॥'—ब १९८. [उवाइला  
वाइला पहा.]  
**आउ(ऊ)स**—(कॉ. कुण.) आई; माता; आईस.  
**आउ(ऊ)क्ष**—आउख (आयुष्य) पहा. 'आउक्ष तानाजीचें  
समजली। घोरपड फिरली।' ऐपो ४९. 'अगे बाई! आला! सोनि-  
याचा बाळा। आउक्ष तयाला। उदंड हो ॥'—वाट बघ (जननी  
जनकज कृत काव्य). **०वंत**—आउखवंत पहा.  
**आऊ**—स्त्री. अवा पहा. १ मराठ्यांच्या स्त्रीला आदाराची  
संबोधितात. उ० जिजाऊ. 'आऊसाहेब'—पया ५२७. २ आबडी  
नांवाचें संक्षिप्त रूप. ३ (ल.) हलक्या शीलाची स्त्री; आवा;  
अवाजी. ४ (सामा.) स्त्री. 'ही आऊ कोण बुवा?' [सं. अंबा;  
प्रा. अंबा—आऊ, का. अंबा] ५ स्तव; धान. 'आईचा आऊ तें  
पिकें लागलें'—नीतिशास्त्रप्रवेश पृ १००. [अमा—आमा—आमू]  
**आऊ**—न. १ कण्ठणें; विव्ठळणें; अयाय करणें; मारतांना  
काढलेला किंवा असाच दुःखाचा उद्गार. २ कांकू करणें; नकार दर्श-  
विणें. [ध्व. आँ+ऊं]  
**आऊट-की-कें**—अवटकी, अवटी, औट पहा.  
**आऊड**—साडेतीन हाताचा पुरुष; औट पहा. **०बारा**—  
अउडबारा पहा. [प्रा. आउटि=साडेतीन]  
**आऊड**—पु. (आँ) १ टप्पा. २ बंदुकीच्या गोळीच्या टप्प्या-  
इतकें अंतर, [औट, आउट]  
**आऊत-काठी-की-घेणें-फाटा**—औट पहा.

**आऊत**—न. (क.) मासे धरण्याचें जाळें. [ सं. आयुध ]

**आओ**—पु. आकृति; रूप; आकार. 'जरि माजा सीं मोट-काचि आओ तरि चराचरां कैसां भाओ।'—शिष्ट ३९४. [ सं. भाकार, तुल० म. आव ]

**आक**—पु. १ (गु.) गाडीचा कणा; आंख. [ सं. अक्ष. म. आंस ] २ (घडकाम) लोखंडी लांबट तुकडा; गज; बार.

**आंक**—पु. १ अंक पहा. २ आंख पहा. 'आंका बैसला भाला' सयाजी गायकवाड पडला।'—ऐपों ८७.

**आकटी**—आगटी पहा.

**आकंठ, आकंठमर्याद**—क्रि.वि. गळ्यापर्यंत—पावेंतों (भोजन, जल, संकट, इ० किंवा त्यांत बुडणें, निमग्न होणें.) 'हिमोदकें आकंठें।'—ज्ञा १७.२५८. [ सं. आनकंठ=गळा ]

**आकंठणें**—उक्ति. (काव्य) गांठणें; आटोपणें (पकडणें, धरणें). 'देव भोळा भांवें भक्ता पाटोपाटीं। उचिता आकंठी माधोमाघ।' [ सं. आनकंठ ]

**आकडसासु**—झी. (व.) बायकांची वडील बहीण; वडील मेढणी, [ आक्कांसासु ]

**आकडा, आंकडा**—पु. १ संख्या; अंक; गणितांतील एक चिन्ह. २ बांकदार, बांकडे टोंक; आंकडी; हूक. ३ ( ल. ) विंचू किंवा खेकड्याची नांगी. ४ लांब मिरची किंवा चिंच. 'चिचेचा आकडा.' ५ टोंक; घोडा. 'आंकड्याचें पान' 'तैसे आवाळुवा वरी आंकडे। धगधगीत दाढांचे।'—ज्ञा ११. ३३३. ६ घोडा (छत्रीचा बगैरे). ७ (जरतार धंदा) फिरकींतून जाणाऱ्या तारिस एकाच दिशेने फिरण्यास लावणारें यंत्र. ८ (गो.) अंगठा. [ सं. अंक=खूण करणें, अंक=चिन्ह, आंकडा ] ० **घळणें**—थंडीनें किंवा भीतीनें अंग आखडणें. ० **मोडणें-बसणें**—विण्याच्या अगोदर गाय किंवा म्हैस या जनावरांच्या हुंगणाच्या दोन्ही बाजू खोल जाणें. **आंक-रुपास येणें-लॉबणें-लघणें**—वांकणें, पिकणें (शेत, पीक, धान्याचीं कणसे). 'कितेक भारें आकड्या लवती'—सप्र १२. ४३.

**आंकडी**—झी. आंकडा पहा. १ (गो.) थंडी वाजून भरणारें कांपरें. 'माकां आंकडी आयली' [ गो. आंकडुंचें=कांपणें ] २ ल्हान मुलांच्या पोटांत होणारा व हातापायास आंचके बसणारा रोग. [ तुल० सि. आकुड. ] ३ उंचीवरील वस्तू ( फुलें, फळें बगैरे ) तोडण्यासाठीं एका उंच काठीच्या टोंकाला कोयती, विळा किंवा तशाच प्रकारचें हत्यार बांधून केलेलें साधन. 'आंकडी घेउन पाने काप' ४ (कों.) कमरेस कोयती ठेवण्यासाठीं एका दोरीला नेळ केलेला लांकडाचा तुकडा बांधून केलेलें साधन. 'कंबरेला आंकडी लाव.' ५ नांगारांचें जें ज्याला बांधतात तो मुख्य दांडा. —मसाप २. ३. ७७. ६ दुबेक्यासारखें चिरण्याचा गळपट्टा बांधण्याचें एक हत्यार; एस्की; इस्की. —चिरण्याची माहिती पु. २१. ७ समेळ (डम व डंका)

वाजविण्याची वेताची वांकविलेली ल्हान काठी. ८ (खा.) सोनारी ( धंदा ) गावी नांवाच्या तार काढण्याच्या टोकळ्यावर लोखंडी जाड पटीची कमान बसविलेली असते ती. [ आंकडा, सं. आकृष्ट; प्रा. आकड्ड ]

**आकडी**—वि. (कर.) पाणी न मिसळलेलें—कोरें; निरसें (दूध) 'आकडी दूध महाग असतें.' आखरी दूध पहा. [ ? ]

**आंकडेपत्रक**—न. वस्तुस्थितिनिदर्शक आंकड्यांचा तत्का. (इं.) स्टॅटिस्टिकल रिटर्न. [ सं. अंक+पत्रक ]

**आंकडेशास्त्र**—न. राज्यकारभारांत ज्या गोष्टींचें ज्ञान अवश्य असलें तें परिमाणान्तरक करण्यासाठीं आंकडे गोळा करण्याचें शास्त्र (इं.) स्टॅटिस्टिक्स. [ अंक+शास्त्र ]

**आकण**—न. १ एकदां मळणी केलेलीं कणसें (जोड्या, वाजरी इ० चीं). २ (काहीं प्रांतांत) दुसरी मळणी झाल्यानंतरचें धान्य; मदन पहा. ३ धान्याची मळणी झाल्यानंतर उरलेलें, माती खडे मिसळलेलें धान्य; मातेरें. —ज्ञा १०. ४४. [ सं. आकृष्ट+कण किंवा आनकंडण किंवा आ=ईपत, किंचित्+क्षुण=मळलेलें ] ० **निघणें**—(व.) पिश्टा पडणें; खात्री निघणें; अतिशय दमून थकणें. 'फार मजल तो चालून आल्यामुळें त्याची खूपच आकण निघाली.' ० **निकण**—एकदां मळून, धान्य काढून झालेलीं कणसें पुन्हां मळून त्यांतून निघालेलें धान्य.

**आंकण-णा-णें**—पुन. १ पायांत घालावयाचा तोडा (पूर्वी शूद्रा जिकल्यानंतर त्याचें नांव एका तोड्यावर खोदून तो पायांत घालण्याची चाल होती त्यावरून); पराक्रमसूचक पादभूषण. 'तो रणीं जितिला करुनि नेम। तेणें संतोषोनि परम। आपलें नाम आंकणा घाली।'—एमा १९. १४३. [ सं. अंकन ] २ (सामा.) ब्रीद; बिरुद; ब्रीदावळी; अलंकार; भूषण. 'आंगाचेनि गोरपणें। हे पण्हरांवरी पढवी आंकणें।'—शिष्ट ८०७. 'हें आंकणें अनंता तुजचि साजे।'—भाए ६५०.

**आंकणाकडवें, आंकडकडवें**—न. १ गाण्यांतले पाळुपद; ध्रुवपद; पेशबंद. २ ( ल. ) एकदां नाकारलेली गोष्ट पुन्हां पुन्हां काढणें; विनंति करणें; उरलेली गोष्ट पुन्हां उपस्थित करणें; जपमाळ घेणें; घोळणें; तुणतुणें गाणें, घोकणें. ३ एखाद्याच्या भाषणांत वारं-वार येणारा शब्द; पादपूरण; वाक्यपूरण. [ अखंड+कडवें. गुज. आंकणी, आखणी ]

**आंकणा-ना**—पु. अंकित; ताबेदार; आह्वांकित. 'तेजाचेआं आळवना। जेआं बारां हीं सूर्यें आंकणां।'—शिष्ट ३९८; 'माक्षिया प्रतापें यसु आंकणां'—कूसुरा ३.५४; 'विडल म्हणा विडल म्हणा। कळिकाळ आंकणा मग तुन्हां।'—निगा पृ. १५५. [ आंकण पहा ]

**आकणी**—झी. (का.) रस्ता [ अंकण ]

**आंकणी**—स्त्री. १ आंखणी; रेषा वगैरे आंखण्याची पटी; रुळ. २ रेषा मारणे; आंखणे; खुणा करणे. ३ पेटांतील खण-कण्या. ४ योजना; बेत; रूपरेषा; चित्राकृति; (इं.) प्लॅन; स्कीम. ५ जनावरांना रोग झाला असतां हागण्याची सळई. [ सं. अंकन; म. आंखणे ]

**आंकणे**—सक्रि. (वि.रू.) आंखणे. १ आंखणे; चित्रित करणे; क्रमांक घालणे; सरळ रेषा ओढणे; मोजमाप करणे. २ ( सोनारी धंदा ) कैवाराने माप घेणे. अंकणे पहा. [ सं. अंकन ]

**आकतीज**—अखतीज; अक्षयतृतीया पहा. ' भाऊबीज आकतीज जाल्या यापरी । -दावि ४५६.

**आकदस**—अकदस पहा.

**आंकपट्टी**—स्त्री. १ कापडाचा ताका किंवा सर्गण वगैरेवर मालाची किंमत व क्रमांक दाखविण्यासाठीं डकांबलेली चिडी. अंकपटी पहा. २ कापडाच्या गाठींतील निरनिराळ्या वस्तूंच्या किमतीची मोठी यादी. ३ आंकणी अर्थ १ पहा. [ सं. अंक+म. पटी ]

**आकपिकुळ**—वि. ( गो. ) सद्गतित; करुणेनें द्रवलेला; गहि-वरलेला. [ सं. व्याकुळ; अक=दुःख+म. पिकुळ=पिकलेला ]

**आंकपित**—न. ( नृत्य ) नृत्यामध्ये डोकें खालीं व वर हृद-हृद हालविणे. हा अभिनय ओळख पटली असं दाखविणे, उपदेश करणे, प्रश्न विचारणे, स्वाभाविक भाषण इत्यादि गोष्टी दर्शवितो. [ सं. ]

**आकबंद**—वि. संबध; संपूर्ण; पूर्ण; पुरा. ( मालावर किमतीचा आंक, अंक, आंकडा घालून व इतर सर्व साधनें पुरीं करून तयार केलेला माल ). उ० आकबंद पेटि. [ सं. अंक+बध्द ]

**आकबरीमोहर**—अकबरी मोहर पहा.

**आकय**—( गो. ) अक्का पहा.

**आकर**—पु. खाण; ठेवा; सांठा; संग्रह; आगर. उ० रत्नाकर. कल्याणकर, कुसुमाकर. ' ऋतुंमार्जी कुसुमाकर । वस्तु तो मी ॥ ' -ह्या १०.२८३. [ सं. ] ० **अंध्र**—पु. मोठे—जाढ पुस्तक; प्रचंड प्रंध. ० **ज्ञान**—न. खनिज्ञान; खाणींसंबंधीं शास्त्राचें ज्ञान—माहिती; जमीन पाहून त्या ठिकाणीं कोणत्या पदार्थाची खाण लागेल हें समजण्याची विद्या.

**आंकर**—पु. ( गो. ) अंकुर; मोड; कोंब. [ सं. अंकुर ]

**आकरणे**—उक्ति. आकार देणे—येणे; उत्पन्न होणे—करणे. ' आकरलें जें जें मायिक तें खरे । ' -ब ११२. [ सं. आ+कृ ]

**आकरताळी**—अकस्ताळ पहा.

**आकरसणे**—उक्ति. १ जोरानें ओढून, आंबवून, फरकून बाघणे; घट बाघणे; बाघणे याशीं प्रयोग. उ० ' आकरसून बाघ. ' २ ओढणे, ओढळा जाणे; आकषिणे. [ सं. आ+कृ ]

घाको. १. २६

**आकरसणे**—सक्रि. अकसणे; संकोचणे; आंखडणे; आटणे. [ आ+कृ ]

**आकरा**—अकरा पहा. ' शिणल्या बहुत चौसष्टी । आठ जणी बहुत कठी । आकराही हिंपुटी । स्वरूप तुजें वर्णिता । -हृ ३.४.

**आंकारी**—स्त्री. १ अंकुर; कोंबळा शेंडा; डिरी. २ कोंबळें कणीस. [ सं. अंकुर ]

**आकरीत**—वि. अकरीत पहा. १ अतिशय; फार. ' नको करं आमह आकरीत । ' -प्रला १२२. २ लबाड; धूर्त; फाजील. ' लई अंतरची खोल मोठी वर नट केवळ सात्त्विक दिससी । गरीब रीतीनें करून आकरीतपर्णी जनीं अससी । ' -होला ८९. [ अ+क्री ]

**आकरोट**—अकोट—ड पहा. ' वदामें आकरोटें खिसमिस उतल्या आणवील्या सवंगा । ' -सारह ३.४८.

**आकर्णे**—क्रि. वि. कानापर्यंत. ' धनुष्य आकर्ण ओढून बाण सोडला ' [ सं. आ+कर्ण ]. -वि. कानापर्यंत लांब. उ० आकर्ण नयन—लोचन. ० **धनुरासन**—न. योगशास्त्रांतील एक आसन. -संयोग ३४७. ० **धुरी**—क्रि. वि. कानापर्यंत. ' अर्धचंद्र बाण त्वरित । आकर्णवरी वोडिला । '

**आकर्णणे**—उक्ति. ( काव्य ) ऐकणे; श्रवण करणे; लक्ष देणे. ' हें आकर्णुनि पूर्ण तूणें विभवहानागिंव, क्षमापती । ' -आसीस्व ९. ' तुम्हीं नगरीं हिंढता निरंतर । आकर्णिता जनवातां समग्र । -रावि ३७.२०. [ सं. आ+कर्ण ]

**आकर्णन**—न. श्रवण; ऐकणे. ' परीं आकर्णनीं नाहीं । चाड जरी ॥ ' -ह्या १८.१४८९. [ सं. ]

**आकर्णित**—वि. ऐकलेलें.

**आकर्षक**—वि. १ ओढून घेणारा; ओढणारा; खेंचणारा. २ ( ल. ) मनोबेधक; चित्त रमविणारें; सुंदर. [ सं. आ+कृ ]

**आकर्षक्रीडा**—स्त्री. १ खेळ ( सोंगट्या, बुध्दिवळ इ० ). २ मल्लयुद्ध ( ६४ कलांपैकीं ). [ सं. ]

**आकर्षण**—न. १ ओढून घेणे. २ ( ल. ) वेधून घेणे ( मन, चित्त वगैरे ), ओढा; ओढ ( मनाची ). ३ आकुंचन; आकरसणे. [ सं. आ+कृ ]. ४ ( संगीत ) वाद्याची वाजती तार ताणून तिच्यावर नखीचा आघात करून उच्च स्वर काढणे. ५ ओढून घेण्याची शक्ति; आकर्षणशक्ति पहा. सामाशब्द-विद्युदाकर्षण; लोहाकर्षण इ० ( इं. ) अट्टरसन. ० **शक्ति**—स्त्री. ( पदार्थे. ) जिच्या-योगें वस्तूंतील प्रत्येक परमाणु आपापल्या आकारमानाप्रमाणें व अंतराप्रमाणें इतर परमाणूंस आपल्याकडे ओढतो ती. [ सं. ]

**आकर्षणे**—उक्ति. १ ओढून घेणे, वेधून घेणे; आकर्षण करणे. ' तक्षक आकर्षुनि आम्ही । पाडीत असों इयें होमी । ' -मुआदि ११.१३७. २ आकुंचन पावणे; घट होणे; आकरसणे. ' अगा हिम जें आकर्षलें । ' -ह्या १४.३७६. [ सं. आ+कृ ]

**आकर्षित**—वि. १ आकर्षण केलेले; वेधून, ओढून घेतलेले. २ संकुचित, घट केलेले; आकुंचित; आकरसलेले.

**आकलणें**—आकळणें पहा.

**आकलन**—न. १ बंधन; आळा; ताबा; वचस्व; परावृत्त करणें; (कार्य) करून न देणें. २ समावेश; व्यापणें; आंत घेणें; सांठविणें. ३ बोध; समज; ग्रहण शक्ति; ज्ञान. [ सं. आ+कल् ]

**आकलित**—वि. आकलन केलेले ( सर्वे अर्थी ).

**आकली**—न. ( कों. ) ( मासे पकडण्याचे ) पाग पेक्षांही लहान जाले. [ सं. आकलन ]

**आकल्प**—अ. १ ब्रह्मदेवाच्या संबंध दिवसापर्यंत, म्हणजे ४३ कोटी २० लक्ष मानव वर्षे जाईपर्यंत. २ ( ल ) फार अमर्याद काळ पावेतो; जगाच्या अंतापर्यंत. ' आकल्प आयुष्य व्हावें तयां कुळां । माझिया सकळां हरिच्या दासां । ' [ सं. आ+कल्प ]

**आंकवर**—पु. ( गो. ) कुमार, अविवाहित. [ सं. कुमार; प्रा. कुआंर; हिं. कुंवर ]

**आकवात**—न. ( कु. ) एक वेळ जेवून राहणें. [ एक+वख्त ]

**आंकवार**—वारीण—स्त्री. कुमारी; कुवारीण. [ सं. कुमारी; प्रा. कुआंरी; म. कुंवारीण. ]

**आकस**—अकस पहा. ' गजोनी मग काळदंड त्यजिला घालोनिया आकशी । '—लहुकुश ५९.

**आकसर**—वि. ( गो. ) ल्हास योग्य असून ल्हासांचून राहिलेला पुरुष किंवा स्त्री, कुमार, कुमारी. [ आंकवर. का. अक=मोठा ]

**आकसांवां**—न. ( गो. ) आकांडतांडव; नाटकी आविर्भाव अगर बोलणी. ' ता गेलीं आकसांवां सदाचींच ! ' [ पो. आकसांव, इं. अंकशन ]

**आकस्मिक**—वि. अचानक; अनपेक्षित; अकस्मात, अवचित घडलेले, आलेले. [ सं. ]

**आकळ**—आकलन पहा. ' ब्रह्मदिकानं न कळे खोल । ते हे आकळ धरियेली । '—तुगा २२३. —वि. १ अकळ पहा. २ ( ल. ) परब्रह्म. —शर.

**आकळण**—न. समजण्याची शक्ति; विवेकबुद्धि. आकलन पहा. ' विवेक विसरला आकळण । '—एभा २३. ९. ५८.

**आकळणें**—उक्ति. १ ओढणें; निग्रह करणें; ताब्यांत ठेवणें; बांधणें. ' परी त्या गवें आकळिलीं '—रासपं २. ५९८. ' अंगुष्ठमात्र प्राण पुरुष । आकळोनिकाठिला । '—मुवन ६. ६३. २ समजणें; बोध होणें; लक्षांत घेणें; आटोक्यांत, आवांभ्यांत घेणें. ' किती ससुदाय आकळेना । '—दा १९. १०. ११. ' बळे आकळेना मिळेना मिळेना । '—राम १४२. —एभा २०. ६९. ' परि योग्य वीर समर—कीडोत्सुक—चित्त काय आकळत । '—मोभीम १२. ६५. ३ ( ल. ) आवरणें; किंचित मर्यादित करणें ( धंदा, प्रकरण वगैरे ). ४ सांपडणें. ' अहं

सोईं ब्रह्म आकळले । '—तुगा ४०३६. ५ व्यापला जाणें. ' तैसा तो धनुषीर महामोहें । आकळिला । '—झा १. १९०. ६ ओढव घेणें; वश करणें स्वाधीन ठेवणें. —एभा २९. ४७. ' तुजें कुशल नाम बा हलुहय्य मना आकळी । '—केका ७४. ७ जवळ घेणें; ओढणें; कुरवाळणें. ( ल. ) चुंबिणें. ' थाणें चोडूनियांन वदनकमळहि आकळिले पतीनें । '—विश्रल्लुत रसंमंजरी १०. [ सं. आकलन ]

**आका**—१ अका पहा. २ ( गो. ) आल्या. ३ निरर्थक शब्द; आकाबाका ( ओटोप्रमाणें ). ' आका म्हणतां बाका येत नाहीं = ओ म्हणतां ओ येत नाहीं; अडाणी; अक्षरशत्रु.

**आकाटाका**—पु. ( व. ) आटोका, अंदाज. ' आलें माझ्या आकाटाक्यांत तर टाकतोच एक घर घेउन. ' [ आटोका ]

**आंकाडा**—पु. ( हेटकरी ) कुंपण असलेल्या परसात जावयाच्या वाटेतील बेंडे; वाड्यांत जावयाच्या वाटेत पुरलेल्या दुवेळक्यावरील आडवें लांकूड. [ आंकडा ]

**आकांत**—अकांत पहा. ' आमचा देव बहु सत्य । आम्हां आकांती पावत । '—दा ६. ६. ४२.

**आकांतणें**—१ अकांतणें पहा. ' त्याच्या पापरहाटी । आकांतली सर्वे सृष्टी । '—मुमभा ५. १४१. ' २ ( गो. ) धावरणें; बावरणें. ' ता गेल्या बोवेन हांव सगले आकांतले [ सं. आकान्त ]

**आकातला**—वि. ( व. ) हपापलेला. ' आकातल्यासारखा खायला धावतो. ' [ आकांतलेला ]

**आकाबाई**—अकाबाई पहा. ० **आठवणें**—अवदशेची इच्छा करणें. ' तर तुम्हाला पुरतीच आकाबाई आठवली आहे असं मी समजतों. '—अरवी भाषेतील गोष्टी.

**आकाय**—स्त्री. ( गो. ) वडील बहीण; वयोवृध्द स्त्री. अका पहा.

**आकार**—पु. १ आकृति; टेबण; रूप; घडण; मूर्ति. ' पै ब्रह्मजीजा जाहला अंकुर । घोषध्वनी नादाकार । '—झा ९. २७५. २ बाह्यरूप; देखावा. ३ ( ल. ) साम्य; सादश्य; तुल्यता. ४ मनावर ठसलेली आकृति—ठसा—मूर्ति; मनावर झालेला परिणाम—कल्पना—ग्रह. ५ ( पूर्णतेस घेणाऱ्या कामाच्या, धंध्याच्या किंवा योजिल्ल्या गोष्टीच्या, मसलत इ०च्या ) स्वरूपाचा निश्चितपणा. ६ खर्च, नफा, उत्पन्न, वसूल इत्यादि गोष्टींचा अजमास—अंदाज; जमाबंदीचा अंदाज, ठरावणी. ७ खूण; चिन्ह; अंदाज; दिग्दर्शन. ' या व्यवहारांत शंभर रुपये मिळतील असा आकार दिसतो. ' ८ मनोविकारांचा शरीरावर होणारा परिणाम; विकारदर्शक स्थिति, भाव. जसे—कांपणें, हंसणें, रोमांच उभे राहणें—सीतीनें, आनंदांन वगैरे ९ ( भूमिति ) आकृति; चित्र. ( इं. ) फिगर. १० ( भूमिति ) आकृतिमान; परिमाण. ( इं. ) व्हाल्युम. ११ पद्धत; वागणूक; राहणी; चाल; ढब; रीत; तऱ्हा. ' मी परब्रह्म येणें आकारें ।

जेथे जीवस्वरूप स्फुरे ॥ ' ' या रीतीं बहुत आकारें तिने झाडितां । ' -पंच ३६. १२ पृथ्वीतील एकंदर वस्तुजात, विश्व. ' तरी ती हरीची ज्ञान कळा केवळ । हा आकार अवधा तुझा खेळ । ' -ह २४.८७. १३ सारा (जमिनीचा). १४ किंमत. १५ (कर.) आव, आविर्भाव. ' आकार तर एखाद्या वकिलाचा आणला आहेस '. एखाद्या वस्तुचा अमुक एक आकार आहे हे दाखविण्यासाठी हा शब्द योजून सामासिक शब्द बनवितात उ० मंडलाकार; चक्राकार; गोलाकार, वर्तुलाकार इ० [ सं. आ+कृ ] -**रात जाणें**-(न.ग.) व्यर्थ जाणें; असफल होणें. ' एवढी उठाटेव करूनही अखेरीस ती गोष्ट आकारांतच गेली कीं नाही ? ' -**दाखविणें**-१ मिष करणें; आव आणणें; हांग करणें; बहाणा करणें. २ एखाद्या गोष्टीचे स्वरूप, मान दाखविणें-व्यक्त करणें. -**रास येणें**-१ एखादी गोष्ट, धंदा, दुखणें, काम कांहीं विवक्षित स्वरूपास येणें, रंगसा येणें, मूर्त स्वरूपांत येण; टगोचर होणें. 'कर्म आलें हो आकारा'-विष्णुची मृपाळी २५. फळास येणें. ' त्यांची अवस्था तीच तुमची पुढें येईल आकारास ' -ऐपो. ३०६. २ कमी प्रमाणावर-संख्येवर येणें; खालावणें. **०गोपन**-न. १ खऱ्या स्वरूपाची, आकृतिची, मनोविकाराची छपवणी; लपविणें; गुप्त ठेवणे; पडदा पाडणें. २ हांग; छडीपणा; छडी व्यवहार. **०जमा**-स्त्री. अंदाजांनं टरविलेला वसूल; वसुलीजमेच्या उलट. **०जात**-न. वस्तुजात; उत्पन्न झालेल्या सवें वस्तु; विश्व. ' जे आकारजातांचे दुस । घडी केले । ' -ज्ञा १५.८३. **०बंध**-पु. १ लिहिलेला, तयार झालेला मसुदा ( वसूल, जमीन, पड्या, वराती इ० चा ). २ जमावंदीचे सरकारी वार्षिक अंदाजपत्रक ( सारा, जमीन पड्या, मूट, इनामें वगैरेचें ). ३ सामान्य अंदाज पत्रक-खर्डा. [ आकार+बंध ] **०मान**-न. १ विस्तारमान; बाह्य स्वरूपावरून केलेला अंदाज. २ आकृतिमान; परिमाण. ( इं. ) व्हॉल्युम. ( प्र. ) आकारमहत्त्व **०शुद्ध**-वि. नीटनेटक्या, व्यवस्थित, पाहिजे तशा आकृतीचे, प्रमाणबद्ध ( भांडें, घर, मापूस ). [ सं. ] **०शुद्धि**-स्त्री. आकृतीचा, स्वरूपाचा, बांधेसूदणगा; अंगसौष्ट्य; प्रमाणबद्धता [ सं. ] **म्हू**० ' आकारें रंगती चेष्टा ' ' आकारैरिगितं गत्या चेष्टया भाषणेन च । नेत्र वक्त्रविचाराभ्यां लक्ष्यतेऽन्तर्गतं मनः ॥ ( आकार, इंगित, चालचलणूक, कृति, भाषण, डोळे; मुद्रा, इत्यादि गोष्टीवरून मनुष्याच्या मनांत साधारणपणे काय चालले आहे तें कळतें. ) या श्लोकाचा आरंभी दिलेला पहिला चरण अपभ्रंश होऊन सराठीत आला आहे. मनुष्याच्या बाह्यस्वरूपावरून त्याच्या हातून घडणाऱ्या कृतीचे स्वरूप ताडतां येतें; जसें- ' आकारैरिचि परंगित कळलें बोलोन काय हो कळतें । ' -मोवन १.१२.

**आकारण**-न. आव्हान; आमंत्रण; बोलावणें; हाक [ सं. आकारण ]

**आकारणी**-स्त्री. १ गणती; संख्या; माप; मोजणें; मोजणी; हिशेब. २ पाहणी; प्रतबंधी ( जमीनीची ); जमीन मोजणी;

३ सामाशब्द-आकारणीखर्डा-तालेबंद-तेरीजपत्र-बाकी-वसूल-सूट-हिशेब. ३ टोकळ अंदाजपत्रक; कच्चा खर्डा. ४ वर्णाणी; दर.

**आकारणें**-उक्ति. १ आकारास येणें २ ( काव्य ) बोलावणें; आव्हान करणें; आमंत्रण करणें. ३ आकारणी करणें ( जमीन इ० ची ). ४ रंगारूपास आणणें; विवक्षित स्वरूपास आणणें; आकार धारण करणें; आकारास येणें. ' अवयव आकारले सांग. ' -मुआदि. ४.३६. ' आकारले रूप असेल जेव्हां ' -सारह २.३९. ५ निदान करणें ( रोग वगैरेचें ). ६ अंदाज, हिशेब, मसुदा करणें. ७ घ्यावयाची रक्कम टरविणें.

**आकारीब**-अकारीब पहा.

**आकालिक**-वि. अकालिक पहा.

**आकाश**-न. १ आभाळ; आपऱ्या डोक्यावर दिसणारी धुमटाकार पोकळी. हिचा रंग निळसर असतो. ' आकाश म्हणजे अवकाश पसरला पिस ' -दा १३.७.१. २ वातावरण; अंतराळ. ३ पोकळी-एभा १९.१९३. ४ एक संख्या ( शून्य ). ५ पंचमहाभूतांपैकी शेवटचे. यांत इंधक ( ईथर ) भरला असून तो ध्वनिवाहक आहे. ६ ( वेदांत ) निर्गुण स्वरूप. ' गेसाही जरी धिक्सा । बांधोनियां आकाशा ॥ ' -ज्ञा १२.७४. कांहीं समाशब्द-घटाकाश; मटाकाश; म्हदाकाश; चिदाकाश इ० [ सं. ] हा शब्द पाताळ शब्दाबरोबर येतो. असे कांहीं वाक्प्रचार. **०पाताळ एक**-गवर्जेत फुपून गेलेल्या माणसाबद्दल योजत. **०पाताळ एक होणें**-अति जोराचा पाऊस पडणे ( मोट्या पावसांत जमीन-अस्मान एक झालेले दिसतें म्हणून. ) **०पाताळ एक करणें**-हलकश्लोळ करणे; आरडा ओरडा करणे; धिगाणा घालणें ( रागानें, हृदयानें ). **०पाताळाचा भेद**-दोन वस्तूंमधील महदंतर दाखविणें. ' आत्मा आणि बुद्धि हीं जर तूं एक समजत असलास, तर आकाश पाताळाचा भेदच तूं नाहीसा केलास असे म्हटलें पाहिजे. ' -**ला घेरा घालणें-देणें**-अचाट कृत्ये करणें; मोठमोठे पराक्रम करणें; दिग्बिजय करणें; अशक्य गोष्टीस हात घालणें; महत्त्वाकांक्षी होणें. **०शाची चौघडी करणें**-आकाशाला घेरा घालणें. ' आकाशाची करवेल चौघडी । महामेरुची बांधवेल पुडी । शून्याची मुरडवेल नरडी । परी मनाच्या आंठी अनिवार ॥ ' -**ची दोरी तुटणें**-आकाशाची कुऱ्हाड पडणें. ' तों एकाएकीच आकाशाची दोरी तुटते तैशी गोळी येऊन...उजवे बर्गडीत लागली. ' -भाव ८१. -**शीं राहाणें**-वरच्या मजल्यावर, आडयाखालीं राहाणें. -**ला गवसणी घालणें**-अशक्य गोष्ट करावयास धजणें; आकाशाला घेरा घालणें. -**ची कुऱ्हाड-धाड पडणें**-दवी आपत्ति येणें; निसर्गाच्या आपती येणें; अत्यंत मोठी हानि होणें. उ० पति मरणें; एकुलता एक पुत्र मरण पावणें. ' चिठ्णीस, तुमच्यावर आज आकाशाची कुऱ्हाड कोसळली आहे. ' -स्वप ४८६. म्हू० आकाशाची कुऱ्हाड कोसळल्याच्या दांतांवर. -**ची साल काढणें**-निष्फळ प्रयत्न



करणे. 'तेणें साली काढावी आकाशाची।'—अमृ ६.४७.—**तून उतरणे, पडणे** किंवा **अस्मान फाडून येणे**—अघटित घटना दाखविणे. **म्ह** ० आकाशातून पडलों आणि भुईवर सावरलों.—नि ५९४.—**ला शिड्या लावणे**—शाफीबाहेर काम करणे. **फाटणे**—सर्व बाजूंनी एकदम संकटें येणे. 'आकाश फाटले त्याला लावावे ठिगळ कुठोनी।'—संप्रामगीतें. हेंच दुसऱ्या शब्दांत उदाहरण. —**शास ठिगळ लावणे**—निरर्थक प्रयत्न. 'हरि—भय—दीर्घे नभ करिल धड लावुनि कृष्णासार थिगळाला।'—मोभीष्म ६.४४. **कक्षा**—स्त्री. हृद्य क्षितिज. **कुसुम**—न. खण्ण; असंभाव्य किंवा अवास्तविक गोष्ट (सशाच्या शिगाप्रमाणे). **रंगगा—जर्दी**—स्त्री. आकाशांतील नदी; तांसांचा एक विशिष्ट समुदाय; अति सूक्ष्म अशा ताऱ्यांचे आकाशात दिसणारे दोन पट्टे. हे दक्षिणोत्तर गेलेले दिसतात. पहिला पट्टा अगस्त ताऱ्याच्या पूर्वेस मघांच्या रेखांशांजवळून निघून व्याधाच्या पूर्वेकडून आर्द्रांच्या पश्चिमेस वळतो व तेथून तो ध्रुवाच्या पश्चिमेपर्यंत पसरलेला आहे. दुसरा पट्टा ध्रुवण नक्षत्राजवळून ध्रुवाच्या पूर्वेकडे गेलेला आहे. पहिल्यापेक्षा दुसरा पट्टा लहान आहे. बुर्बिणीने दिसणारे यांतील तारे सुमारे दोन कोटी आहेत. **गमनविद्या—सिद्धि**—स्त्री. यौगिक सिद्धीपैकी एक; आकाशांत संचार करण्याची माहिती; अर्वाचीन विमानविद्या. **विद्या—दीप**—पु. आश्रिन शुद्ध पौर्णिमेपासून कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत (पितरांना प्रकाश दिसण्याकरितां) भिगाचा किंवा कागदाचा दिवा (कंदील) करून एखाद्या उंच काठीस किंवा झाडास टांगून लावतात तो. २ खुणेसाठी एखाद्या उंच जागी लावलेला दिवा. **नगर**—दगांच्या विचित्र आकृतीवरून वाटणारे दगांतील किंवा आकाशातील काल्पनिक शहर; (विप्र.) गंधर्वनगर; गंधर्वमृष्टि. **पट**—पु. ज्यामध्ये अक्षांश, रेखांश, विषुववृत्त, क्षांतियुत्त, अयनवृत्त, नक्षत्रे, राशी, तारे, यांच्या आकृती दिलेल्या असतात असा नकाशा. यावरून सूर्य, चंद्र, ग्रह, उपग्रह, यांचे मार्ग ठरवित येतात. [सं.] **पथ—मार्ग**—पु. १ अंतराळ; आकाशातून जाणारा रस्ता; यौगिक सिद्धीपैकी एक सिद्धि. 'दे आकाश पंथें झोंकून दशदिशा गेले पाषाण ।'—आकाश मार्गी गुप्त पंथ । जाणती योगिये समथे ॥'—दा. २ हवेतील रस्ता, वाट. **पाणी**—न. (ल.) ताडी, माडी, इ० मादक पेय; ताड, माड हीं झाडे फार उंच असतात व त्यापासून ताडी, माडी काढतात ती त्यांच्या शोष्याजवळच्या भागापासून काढतात यावरून. [सं.] **भाषण**—न. १ स्वर्गीय देवतांशी संभाषण; (नाटकांत बगेरे) आकाशाकडे पाहून, देवांना हांक मारून, त्यांचे उत्तर आपण एकलेसे दाखवून जें भाषण नाटकातील व्यक्त करिते तें. उ० 'हे स्वर्गस्थ देवतांनो !' २ (नाटकांत) रंगभूमीवर नसलेल्या दुसऱ्या एखाद्या पात्राचे शब्द आपण ऐकत आहो असे रंगभूमीवरील पात्र हावभाव करून सुचवितें व त्यास उत्तर देतें ते शब्द. [सं.]

**मंडप**—पु. आकाशाचे छत; आकाश हाच मंडप. 'आकाशमंडप आसडत । नक्षत्रे रिचिविती अपार पै ॥'—**मंडळ**—न. खगोल. **मापक**—पु. (शाप.) वातावरणोष्णतास्थित्यंतर मापक यंत्र; किरणविसर्जनदर्शक यंत्र. (इं.) इथिओस्कोप. **मुनि**—पु. उंट (हा वाकप्रचार उंटाची मान उंच असल्यामुळे पडला.) **मुलि**—स्त्री. एक झाडाचा वर्ग (कुंभिका, पुन्नाग, यांचे मूळ जमिनीत नसून अधांतरी असते). जलसंबंधी वनस्पति. **यान**—**बहन**—न. विमान. **बल्ली**—**बेल**—स्त्री. १ बांडगुळ; वृक्षरुहा; वृक्षावर वाढणारी बेल. २ बोर बगेरे झाडांवर वाढणारी व बारीक बारीक पिवळे तंतू असणारी बेली; सोनेबेल; अमरबेल; अंतरबेल. याच प्रकारच्या दुसऱ्या एका बेलीस फुले येतात. **धाणी**—स्त्री. १ आकाशापासून निघणारा शब्द; अशरीरिणी वाणी; देववाणी. 'तुसें हें गाणें म्हणजे आकाशावाणीच मी समजतो.'—स्वयंवर. २ कोणाकडून एखादी गोष्ट समजली हें जेव्हां सांगावयाचे नसते तेव्हां म्हणतात. जसे—'चिल्लि गुणगुलें.' **धास**—पु. वृक्षांदिकांवर राहणारे; उंच राहणारे. **आकाशांतला बाप**—पु. (श्रि.) क्षितीधर्मातील देव; ईश्वर. 'त्याला होय ?—त्याला, त्याचा बाप—आणि बाप नसला तर आकाशांतला बाप आहो !'—सुदे ५९.

**आकाशीकाचारी**—स्त्री. (नृत्य.) काश नांवाच्या गवताच्या चटईवर केल्या जाणाऱ्या एका पायाच्या क्रिया. या सोळा आहेत. त्यांची नांवे—अतिक्रांत, पार्श्वक्रांत, अपक्रांत, ऊर्ध्वजात, नृपुरपादिक, सूचीपाद, प्रक्षिप्त, दोलापाद, आविद्ध, उच्छ्रुत, विद्युत्प्रांत, अलाता, भुजंगप्रासित, हरिणीलुप्त, अमरी, दंडपाद.

**आकांक्षणीय, आकांक्ष्य**—वि. अपेक्षणीय; स्पृहणीय; इष्ट; इच्छा करण्यास योग्य [सं.]

**आकांक्षणे**—सक्ति. इच्छा करणे; अपेक्षा करणे. 'जाहला यालागीं जो काहीं । आकांक्षी ना ।'—हा १२.१९३.

**आकांक्षा**—स्त्री. १ इच्छा; आशा. २ गरज; अपेक्षा; मागणी. ३ (कांक्षा या अर्थां चुकीने) तर्क; शंका; संशय. 'होत करित कांडी । आकांक्षेची ।'—हा १५.१००. ४ (कक्षा अप.) आक्षेप; हरकत; उत्तरपक्ष. [सं.] **पूरण**—न. १ प्रतिपाद्य विषयाचे किंवा अर्थाचे पूरण करण्याकरितां लागणारे गौण वाक्य किंवा शब्द पुरविणे. 'जो एथें आहे या वाक्याचे तो याच्या प्रयोगावाचून आकांक्षापूरण होणार नाही.' २ (सामा.) उणीव; गरज भरून काढणे—भागविते.

**आकांक्षित**—वि. इच्छिलेले; अपेक्षित; इष्ट; जरूर असलेले. [सं]

**आकांक्षी**—वि. गरज; इच्छा करणारा; इच्छणारा. [सं.]

**आंकी**—अ. तेंकी; असेंकी—इम ६५. [फा. ऑंकि]

**आकीर्ण**—वि. गजबजलेला; गद; भरलेला; दाटलेला; व्यापलेला; परिपूर्ण; व्याप्त. सामाशब्द—जलाकीर्ण; मेघाकीर्ण; वृक्षाकीर्ण. [सं. आ+कृ]

**आकु**—उग्रा. १ ( ना. ) अवळ बोलावण्याचा शब्द, ( उ० कृष्णाला ). २ ( ल. ) कुत्रा. [ ध्व. ]

**आकुंचणे**—उकि. आखडणे; संकुचित करणे; संकोचणे; आकरसणे. ' आकुंचनि अथ। देजनि तिन्ही संघ। '—ह्या १८. १०३७ [ सं. आ+कुञ्=नांकडे होणे. ]

**आकुंचन**—न. १ आखडणे, संकोचणे; आटणे; आकरसणे; अर्धवट मिटणे; थोडी जागा व्यापेल असे होणे; संकोच. २ आबळणे; घट करणे; ओढून घेणे; आकुंचित करणे. ३ बांकणे; बांक घेणे. ४ संक्षिप्त करणे; कमी करणे; पसारा, व्याप आंवरणे. ५ जमा करणे; गोळा करणे. [ सं. आ+कुञ्=कुञ्च ]

**आकुंचित**—वि. १ संकोचित; आंखडलेला; बांकलेला; गोळा झालेला; आकरसलेला; कमी झालेला. २ अडचणीचा; अप्रशस्त; संकुचित; लहान ( जागा वगैरे ).

**आकुत**—न. ( कु. ) गंध ( कपाळी लावण्याचे ); अक्षत. [ सं. अक्षत ]

**आकुती**—स्त्री. अफूसारखा अंमली पदार्थ; याकुती पहा. ' माझ्या प्रीतिवर बिजली पडली । खाउनि निजते आकुती । '—सला ७१. [ गु. आकुती; फा. याकुती ]

**आकुर**—पु. ( गो. ) पावसाळ्याच्या आरंभी खान्या नदीच्या, खाडीच्या काठी होणारी भाजी. [ सं. अंजुर ]

**आंकुरणे**—कि. उद्भवणे; प्रकट होणे; अंकुरणे पहा. [ सं. अंकुर ]

**आंकुलळ**, **आंकुळळ**—वि. घेरलेला; प्रस्त झालेला; पूर्ण व्यापलेला; गच्च; व्याकुळ. सामाशब्द—कोषाकुल; चिंताकुल; निद्राकुल; कामाकुल; शोकाकुल; दुःखाकुल. ' शोकाकुल वदनाते । करीतु असे '—ह्या २.१. [ सं. आकुल ]

**आकुलित**—वि. प्रस्त; व्यास; व्याकुल; आकुल पहा. ' शोकाकुलित अर्जुन । '—एभा १६.११७. ' शोकाकुलित द्विपंचवदन । म्हणे हे प्रगटले अद्भुत विप्र । ' [ सं. ]

**आकुल्यादियोग**—पु. ( वैद्यक ) अंकोलाच्या कळ्या, आंबळकाठी व हळद यांचे चूर्ण मधार्शी चाटावे. हे २० प्रकारच्या प्रमेहांचा नाश करते. —योर २.१६२. अंकुल पहा. [ सं. अंकोल ]

**आंकुवार**—री—पण—घत—वि. ( गो. ) कुमार; कुंवार, कुंवारपण इ०. आकवा—री पहा. ' वैवमता तूं स्वामिनी । तूं सदा आंकुवारी । '—लिपु १.१.४८.

**आकुळी**—वि. आकलन केलेली; ताब्यांत ठेवलेली; स्वाधीन; स्वस्थ. ' परी जिन्हा न राहे आकुळी । हे हरिवंशीची बोली । म्हणोनि ते वणिली । दैत्य कुमारी । '—कथा १.२.४७. [ आकलन ]

**आकुड**—वि. ( व. ) कुजट; कुजटलेले. ' फार दिवस राहिल्याने भेटकूट आकुड लागते. ' [ सं. कूट=बाईट ]

**आकृत**—पु. आशय; भाषाथे; हेतु; इच्छा; अभिप्राय. [ सं. ]  
**आंकुर**—अंजुर पहा.

**आंकूल**—स्त्री. ( गो. ) एक वनस्पति; अंकोली; सर्पदंशावर हिच्या मुळीचा उपयोग होतो. [ सं. अंकोट; हि. अंकोल; म. अंकोली; गु. अंकोल्या ]

**आकृति**—स्त्री. १ आकार; रूप; घाट. २ प्रतिमा; मूर्ति; चित्र. ३ शरीर; देह. ' जैसा देह पंचभूती । मिळोनि होय आकृती । '—गुच २१.४. ४ ( ल. ) मूर्ति; व्यक्ति; मनुष्य. ५ ( गणित ) रेखाचित्र; गणितांतील विवेचन करितांना त्यामधील सिद्धांतांतील विषयीभूत अंगे जीत स्पष्टपणे दाखविलेली असतात त्यास आकृति म्हणतात. ( इ. ) फिगर. ६ एक किंवा अनेक मर्यादांनी सर्वांगांकून मर्यादिलेल्या पातळीला व अवकाशाला ( म्हणजे पोळीला ) आकृति म्हणावे. —मभा ४. ७ एक छंद ( दंडक श्रुतांतील ); मंदारमाला पहा. [ सं. ] ०लेखक—पु. एखाद्या समष्ट्याकृतीची ( प्लेन-फिगर ) बरोबर, लहान किंवा मोठी नकल करण्याचे वंश. ( इ. ) पॅटोप्राफ. ०लेख—ज—पुन. चित्राची रूपरेषा ( पेन्सिलीने काढलेली ); ( इ. ) स्केच. [ सं. ]

**आकुळ**—वि. ओढलेला; आंखडलेला; खेंचलेला; आकर्षित. [ सं. ]

**आके**—स्त्री. ( गो. ) नगंद. [ का. अक्का, आके=ती ( स्त्री ) ]  
**आकें**—न. ( कु. ) मासे धरण्याचे धनुष्याकृति जाळें. यास आटा लाविलेला असतो. [ आंख ]

**आकेकर** ( दृष्टि )—स्त्री. ( वृत्त ) डोक्याचे प्रांतभाग व पापण्या आकुंचित करणे, दृष्टि अर्धवट मिटणे, झोंपेतून जागे होणे, डोळे दिपणे वगैरे गोष्टींचा द्योतक अभिनय. [ सं. ]

**आकें**—आंकी पहा.

**आकें**—अखें पहा.

**आकें**—स्त्री. ( गो. ) १ निःशक्त स्त्री. २ तरुण असून म्हातारी दिसणारी स्त्री. ' तिका पळोच्या जाता ? ती सामकी आकें जारया. '

**आकोचणे**—कि. मिटणे; आकुंचणे पहा. ' कमळ आकोचे कोंडे भ्रमर । '—द ७.२१. ' अज्ञानकर्मळी आकोचले । '—दावि ५.०३.

**आकोडा**—( नाग. ) छत्रीचा घोडा; आंकडा पहा. [ आंकडा ]

**आकोता**—पु. कोंडालें; कोचाळें; घेरा; वेडा ( शस्त्राळांचा ).

' की तेवढेया निरयाचे आकोता । आगविले । '—ज ८. [ सं. आ+कुंत=शरक; प्रा. कोंत; म. कोंतले=कोचाळें ]

**आकोर**—पु. ( व. ) अंजुर. [ अंजुर ]

**आकोल**, **आंकोल**—न. १ सोललेल्या चिंचेचा आकडा. २ चिंचेच्या फळाचे पोकळ टरफल. —स्त्री. एक झाड. अकोल-अंकोल पहा. [ सं. अंकोट ]

**आकोल**—स्त्री. तंबाखूचा एक प्रकार; अकोला गांवावरून नांव पडले.

**आक्षरी**—( भिमथडी ) अखरी पहा.

**आक्षस**—अक्रम पहा.

**आक्काडा**—पु ( विणकाम ) फणीबंद यांना फणी बांधण्यासाठी लागणारा लंकडी सांचा.

**आक्कावाई**—अक्कावाई पहा.

**आकृत**—पु ( गो. ) लग्न, मुंज, जेवणावळ वगैरेचा समारंभ. [ पो. आकृत=कृत्य; इ. अंकट ]

**आकृतर**—क्रि.वि. ( गो. ) वेळींच; ऐन प्रसंगी.

**आक्या**—पु. ( व. ना. ) देवाच्या नांवाने सोडलेला गोऱ्हा, पोळ, सांड, खोंड, कटाळ्या. ' हा मास्तूतीचा आक्या मोकाट असतो. ' [ अखा; आखला=न वडवलेला ]

**आकटांपस**—पु. समुद्रांत सर्वत्र आढळणारा एक शीविपादी वर्गातील प्राणी. [ इ. सं. अष्टपाद. ग्री. आकटो = आठ + पोउस = पाय ]

**आकटोबर**—पु. इंग्रजी वर्षाचा दहावा महिना. [ इ. ]

**आकृत**—स्त्री. ( व. ) आळ. ' मी काहीं कोणावर आकृत घेत नाही, खरे तें सांगतो. ' अक्रीत पहा. [ अ+क्रीत; अकृत्य ]

**आकंदणे**—अक्रि. मोठ्याने ओरडणे; रडणे; टाहो फोडणे; विलाप करणे; आकांत करणे. ' बहुत जाचलो संसार । मोहमाया-जाळाच्या विखार । त्रिगुण येताती लहारे । तेणे दुःखें थोर आकंदलो । '—तुगा ७०४. ' मच्च तळमळती जळविण । कीं माते-वांचून आकंदे तान्हे । ' [ आ+कंद ]

**आकंदन**—न. मोठ्याने रडणे; ओरडणे; हंबरडा फोडणे; रडा-रड; आरडाओरडा; विलाप; शोक. [ सं. ]

**आक्रम**—पु. १ चढणे; वर जाणे. २ चढ; मार्गे टाकणे; वर्चस्व; आधिक्य; ओलांडून जाणे; वरचढ; वरचढमा. ३ पराक्रम. ४ संचार; वारें; गर्व. ' एकासि जाणिवेचा आक्रम । एकाचे पोटी भ्रम । महासिद्धीचा । '—एभा. ३, २२६. ५ हृष्टा; छापा. [ सं. आ+क्रम. ] **शक्ति**—स्त्री. १ आवांका; आवरशक्ति; आटोप; पराक्रम. लवाडी पचविण्याची आक्रमशक्ति नाही. '—गांगां १५५. २ पोंच; समज; आकलनशक्ति.

**आक्रमण**—न. १ आक्रमण करणे; व्यापणे; वेढणे; प्रासणे; स्वाधीन करून घेणे ( देश, शास्त्र, विषय ); वरून किंवा मधून जाणे; ओलांडणे. २ वर्चस्व स्थापन; वरचढपणा करणे; मार्गे टाकणे; वर जाणे. [ सं. ]

**आक्रमणे**—अक्रि. आक्रम किंवा आक्रमण करणे; आकांत करणे; व्यापणे; वर्चस्व स्थापन करणे; ताब्यांत घेणे; ओलांडणे. ' तरी आक्रमिला देख दुःखें । सांसारिकें । '—ज्ञा २. ३५०. ' आक्रमी स्वचरणे त्रिजपातें राम । ' [ सं. आ+क्रम ]

**आकृसणे, आकृसणे**—आकृसणे पहा.

**आकांत**—वि. आक्रमण केलेले; दडपलेले; व्याकुळ झालेले. जमे—कामाकाल; शोकाकाल; भयाकाल; पादाकाल; मोहाकाल. [ सं. आ+क्रम ]

**आकांत**—पु. मोठ्याने रडणे; हंबरडा फोडणे; विलाप करणे; आकांत [ सं. आकंदन किंवा म. आकांत अप. ]

**आकांतणे**—अक्रि. व्याप्त होणे; खाली दवणे; भुकेने व्याकुळ होणे; वखवखणे; खाखावणे; धाधावणे. ' मला भुकेने आकांतले. ' [ सं. आ+क्रीत. ]

**आकाळ**—पु. मोठ्याने रडणे, आरडणे. [ अकरताळ अप. किंवा मं. आ+कराल ]

**आकाळधिकारळ**—अकराळविकाराळ पहा.

**आंकी**—( गो. ) अंडुर. पहा. [ सं. अंडुर ]

**आकूड**—अकोट—ड पहा.

**आक्रे**—वि. ( व. ) उडावदार; लक्षांत भरण्यासारखे, आक्रमण करणारे. ' सुलगी काळी आहे, पण तिचे पाणी आक्रे आहे. ' [ सं. आक्रम? ]

**आक्रोश**—पु. १ मोठ्याने रडणे; हंबरडा फोडणे; विलाप करणे; आकंदन; आकांत; कल्लोळ; चरफड. ' वोळख तू निहने । आक्रोशेवीण जेथें । क्षमा असे ॥ '—ज्ञा १३. २३९. २ निंदा; ओरड; वडवड. ३ आवेश; अडाहास. ' तेवींचि आक्रोशवळे । व्यापारें कोणे एके वेळे । निगालें तरी आंघळे । रोषे जैने ॥ '—ज्ञा. १४. १८९. [ सं. आ+क्रुश ]

**आंकवार**—वि. ( गो. ) अविवाहित; उपवर; आंकवर—वार पहा. ' आंकवार चेई. '

**आक्साबोक्सी**—ओक्साबोक्सी पहा.

**आक्सांव**—न. ( गो. ) प्रामसंस्थेचा किंवा एखाद्या कंपनीचा भाग ( शेअर ). [ पोठे. ]

**ऑक्सिजन**—पु. प्राणवायु; अम्लजन. [ इ. ]

**आख**—पु. १ डोळा. ' आखीं ल्याहीली काजळ । '—स्त्रीगीत ३०. [ सं. अक्षि; अक्षन=डोळा ] २ डोळा आणि कान यांच्यामधील मर्मस्थान; गंडस्थल. **ओडणे**—डोकेंदुखी बरी होण्यासाठी आखावर विव्याच्या फुल्या घालणे.

**आख**—पु. ( गो. ) शेताचा विभाग.

**आंख**—पु. १ संख्या; आंकडा; अंक ( गणितांतील ); चिन्ह. ' तेथ स्वानंदाचा प्राहकु । तत्काळ भेटला नेटकु । त्यासि जीवसहित विवेकु । घालूनि आखु संवसाटी केळी । '—एभा ११. १००० [ सं. अंक ] २ ( व. ) शोडा; आंकडा. ' आख्याचें पान. ' ३ किमतीचा आंकडा; किमतीचा आंकडा वर घातलेले कापड. ४ ( ल. ) कापड. ' सरकारातून अमुकास दोनशें आंख पोचतात. ' ' पोटास

(रोख) व आख (वख) पावत नाही. '—थोमारो ५.५४. ५ (सामा.) रकम; आंकडा. 'जैसे सरलियां लेख। आख होती एक।'—ज्ञा १३.९३७. 'निरूपण जमानंदी घालूं आंख।'—दावि ४२८. ०घालणे—(च.) निश्चिंतता अंदाज करणे. 'तुम्हीं तर नापासाचा आंख घालून ठेविला आहे.'

**आख**—गाडीच्या दोन्ही चाकांनून बसविलेला लोखंडी जाड दांडा; कणा; आंस [ सं. अक्ष ]

**आख**—(कों.) वण्यांच्या शेंगा भाजण्याचे ऋपट—आगटी. [ आग; सं. अग्नि ]

**आंख**—पु. गाय, म्हैस इ० जनांबरांचा फरा. ०**मांडणे**—बसणे—आंकडा मोडणे—बसणे पहा.

**आंखटणे**—उक्ति. घाईने किंवा साधारणपणे आंखणे; कच्ची रूपरेषा काढणे—खरडणे; आराखडा घेणे. [ सं. अंकन; म. आंखणे ]

**आखटणे, आंखडणे**—अक्ति. (कों.) धूप किंवा कोंच, लायून पडणे; (कांट्याने, खिळ्याने) वख फाटणे. [ सं. आ+कृष्ट, प्रा. आकड्ड=खेंचणे ]

**आखटें**—वि. (गो.) वाईट; ओखटें; वोखटें [ ओखट ]

**आखडणे**—उक्ति. अखडणे पहा. १ आकसणे; आकसणे; कमी होणे; संकोच पावणे. २ ओढून धरणे; संकोचित करणे; आखड करणे; आवरून धरणे. (दोर, वख, जनावर इ०) 'वासरूं आखड, सर्व दूध पिऊन टाकील.' ३ थांबणे; वेद होणे; 'सध्यां आमची गाय आखडली आहे, दूध कमी झाले आहे.' 'आतां पाऊस आंखडला.' ४ गावांने ताळणे; रागांने रूसून—फुस्कून बसणे. [ सं. आ+कृष्; प्रा. आकड्ड; म. अखूड ]

**आखडला**—पु. इंद्र. [ सं. ]

**आखडा-खाडा**—(कों. गो.) १ वेड्यांचे दुबळकें; कुंपणातील अर्दे दांड. २ आकडी अर्थ ५ पहा. ३ (गो.) आंगठा. ४ अडसर; वेडे; लहान कवाड. 'गोरवा येतील आखंडी लाव.'

**आखडी**—क्ति. (गो.) सांगे. [ आ+कृष्ट=सांगे ओढलेले; प्रा. आकड्ड; म. आखडणे. ]

**आखण-णी-णे, आंखपट्टी**—आंकण-णी-णे, आंकपट्टी पहा.

**आंखणकडवां**—(चि.) आंकणकडवे पहा.

**आंखणे**—(मि. कातकरी) म्हणणे; सांगणे. 'एहंकी आख-ताहा!'—असें म्हणतात. 'भिल्ली भाषेतील गोष्टी ३०.' [ सं. आ+ख्या ]

**आखत**—स्त्री. दृष्टि; डोळे. 'पौरिमेचे चांदिने। आखतीं-वीण जाणे। ते यातें पुसवणे। करीं जातां ॥'—शिखु ८१८. [ आंख सं. अक्षन् ]

**आखता**—स्त्री. अक्षता; तांडूळ. 'इभेते ओवाळोनि आखतां।'—शिखु ८१७. [ अ+क्षत ]

**आखंडुळणे**—मक्ति. हासडणे; हालविणे; खाली वर करणे (तांडूळ सारखे घुतले जाण्यासाठी व भाजीतील पदार्थ सारखे होण्यासाठी). [ आ+स्खद्-खद्. म. खदखदणे ]

**आखबंद**—आकबंद पहा. ०**डोक्याचा**—वि. दुधार; हिशेबी 'अगदीं आखबंद डोक्याचा मनुष्य.'—भा ६. [ अंक+बद्ध ]

**आखर**—वि. अक्षय, अखर पहा.

**आखर**—पुंभी. गांवाच्या शिवटेंचे शेत; गुंरे दुपारी बसण्याची सावलीची जागा; गांठण; गांवाची सीमा. अखर पहा. 'बोढाळाच्या खुरीं। आखरु आते खुरी।—ज्ञा १३.५५८. 'आखरें हुंबळी गुंणे'—एभा ५.८११. —क्ति. शेवटी; अखर. अखर पहा. 'आखर वक जाऊन काम काटीं सज्ज होणे नाही.'—रा ३. ३७२. [ अर. आखीर ]

**आखर**—न. १ अक्षर; अकारादि प्रत्येक वर्ण, लेखनचिन्ह. 'लिहूनि ऋद्धिपुरीचेणि आखरे। चरणु लिपी।'—ऊ १३. [ सं. अक्षर; प्रा. अकखर ]

**आखरनखर**—अखरनखर, अखीरनखीर पहा. ०**पेटी**—स्त्री. (खा.) गाडीचा आस-कणा ज्या लांकडी खोबर्णीत बसविताना ती.

**आखरपख**—अखरपख पहा.

**आखरी**—अखरी पहा.

**आखरी दूध**—वि. (माण.) पाणी न पातलेले दूध; कोरें दूध. [ अ+क्षर ]

**आखरखणे**—अखरकणे पहा.

**आखरखणे**—मक्ति. (कु.) तरतूद करणे; सांभाळणे. 'आखरखून टेव'—सांभाळून टेव. [ सं. आंखणे+खणे ]

**आखला**—(गु.) पोळ; सांड; न बडविलेला वेल; वडू. [ अखा—आखा=संबंध+ल प्रत्यय; गु. आखलो=अंडील बेल ]

**आंखली**—(कु.) आंबे वंगरे झाडावरून काढण्याचा घळ; झेला; आंबी; गांजवा; आंकडी [ सं. आ+कृष्; अंक ? ]

**आखा**—वि. अखा—अखे पहा.

**आंखा**—पु. मारळ, कलिंगडे इत्यादि टेवण्यासाठी काथ्याची विणून केलेली जाळी; आंखली; गांजवा.

**आखाजी**—स्त्री. (खा.) अक्षयतृतीया.

**आखाड**—पु. आपाड; अखाड पहा. म्ह० आखाडांत तद्द, भावन्यांत भद्द. ०**झड**—स्त्री. १ आपाड महिन्यांतील एकसारखा लायून राहणारा पाऊस. २ कंटाळवाणे, नीरस—भाषण. ०**दवणा**—पु. दवणा किडा (हा आपाड महिन्यांतच आडळतो). ०**पाटी**—स्त्री. लस झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या आपाड महिन्यांतील वध पक्षांत बघु-पक्षाकडून वराकडे फळफळावळ, मेवाभिताई व विटीदांडू, स्मोरी चेंडू, भोवरा, सोंगटया, बुद्धिबळे, कलमदान, गंजिफा वंगरे खेळण्याचे सामान व पोशाख वंगरे पाटवितात ती. ०**पागोळी**—स्त्री. साषाड

महिन्यांत घराच्या वळचर्णीतून पडणारे पाणी, हें पाणी नवीन लम झालेल्या मुठीने आपल्या सासरीं पाहूं नये (म्हणून तिला माहेरीं धाडतात). हें पाहिलें असतां सासुर वार्ड. ० पाळी—झी. आषाढ महिन्यांत शेतास यावयाची कुळवाची पाळी. ० भूती—पु. सोदा, लुबा, लबाड मनुष्य; प्राचीन काळीं या नांवाचा कोणी लुबा माणूस असावा. 'आखाडभूती' ऐसा जाण। गुरूपाशील न्वाबया धन। उपदेश घेऊनि दीन। तो दामिक जाण षठशिष्य'—एभा २३. २३६. —झी. कपटव्यवहार; लुच्चेगिरी; ल्बाडी; भोंदूपणा; ढोंग; दंभ. ० लाणी—लाहणी—झी. आषाढ महिन्यांतील मेंढपांच्या केसांची कापणी, कातरणी, भादरणी. 'मेंढपांची आखाडलाणी झाली.' [सं. लु=कापणे; सं. ल्वन=कापणे] ० सासुरा—पु. १ कोणी पुढव दबावणीची किंवा उपदेशाची गोष्ट सांगू लागला असतां त्यास कायका निदेंने म्हणतात. २ (ल.) दुसऱ्यावर करडा अंमल चालविणारा मनुष्य; नसता मोटेपणा आपणाकडे घेऊन दुसऱ्यावर करडा अंमल चालविणारा मनुष्य (लम झाल्यानंतर प्रथम येणाऱ्या आषाडांत नव्या घुनेस सासऱ्याचें तोंड पहावयाचें नसतें व यासाठीं तिला दुसऱ्याच्या घरीं ठेवतात—तो परका मनुष्य तिच्यावर सासऱ्यासारखा अधिकार गाजवू लागला म्हणजे त्यास आखाडसासरा म्हणतात यावरून). 'मोठा मेला आखाडसासरा उपदेश करायला आला आहे!'

आखाडखाना—पु. १ शस्त्रागार; हत्यारे ठेवण्याची जागा. 'गेला आखाडखान्यामर्षी। पार्यीं तुमारीं... वाचनखें चंडविलीं।'—ऐपो ५७. ३ तालीमखाना. [आखाडा+खाना. अखाडा पहा.]  
आखाडरणे—अक्रि. ऐट करणे; अकडवाजी करणे. [आखडरणे]  
आखाडा—पु. (कों.) गुरे वगैरे आंत शिरां नयेत म्हणून कुंपणाला खिडीसारखी केलेली अडचणीची वाट; बेंबे; (गो.) आखाडो. [आंकडा]

आखाडा—पु. तालीमखाना; अखाडा पहा. आखाडांत उतरणे—१ स्तुतिस-ल्लाईस तयार होणे. २ (ल.) बादविवादास सिद्ध होणे.

आखाडी—वि. १ आखाड-आषाढ महिन्यासंबंधी. —झी. आषाडी पौर्णिमा. २ आषाढ महिन्यांतील पावसाची एकसारखी झड. (किं० बसणे, लागणे). ३ अशा पावसाचा काळ; आषाडांतील पावसाळा. 'आखाडीच्या दिवसांत दुखणे फार म्हणून जपून असावें.' ४ आषाडांत पाऊस न पडल्यामुळे व त्यामुळे पुढे पिकें न आल्यामुळे पडणारा दुष्काळ. या महिन्यांतील पावसाचें फार महत्त्व असतें, कारण त्यानें मुख्यतः पिकें होतात. ५ (ल.) कोणत्याही वस्तूची उणीव, उंचाई, चणचण; दुष्काळ. 'यंदा विहिरी-मध्यें पाण्याची आखाडी पडली.' 'यंदा पावसाची आखाडी म्हणून धान्याची आखाडी.' (सामा.) दुष्काळ. ६ आषाडांतील छुड एकादशी; या दिवशीं पंढरपूरची यात्रा भरते. 'आखाडी

कातीकी भक्तजन चेती।'—आरती विठोबाची. ७ या महिन्यांत-गुरांना होणारा रोग. ८ (नाशिक) या महिन्यांत जत्रेंतून बगैरे होणारे खेळ; वसंतकीडा. 'या सोमवारीं ओसर येथें आखाडी सुरू होणार आहे.' [सं. आषाढ; म. आखाड].

आखाडो—(गो.) आंगठ. [आंकडा]

आखात—अखात पहा.

आखामसाला—पु. मसाल्याच्या जिप्रसा न वाटात फडक्यांत बांधून अथवा संबधच तशा मांसांत टाकतात त्याला म्हणतात. (हि.) खडा मसाला. [अखा+मसाला]

आखामाखाँ—झी. (गो.) ल्हान मुलांचा एक खेळ.

आखिन—वि. (व.) आणखी. 'लय देव (गुफळ दिलें)

देवानं, मंग (मंग) आखिन काय पाहिजे!' [आणखी अप.]

आंखिला—वि. अंकित; अंकिला पहा. 'जो सद्गुरुवचनें

निवाला। तो सायोज्यतेचा आंखिला।'—दा ५.३.३९. 'जो

गुरुभजनीं भावार्थी। जगामाजीं तोचि स्वार्थी। त्यापाशीं माझी

सद्भज्जी। असे तिष्ठती आंखिली ॥'—एभा ११.१५२४.

आखिरी—अखेरी पहा.

आंखी—झि. आंभे इत्यादि उतरून काढण्याकरितां काठीच्या शेवडास जाळी बगैरे बांधतात ती; झेलां; गांजवी; घळ; आंखला पहा.

आखीरदा—क्रिवि. अखेरीस; शेवटी. 'त्यावर दुसरे दिवशीं

आखीरदा इंग्रज बेहिमत होऊन...'—पया ४८०. [फा. आखिरदा]

आखु—पु. उंदीर. 'ज्याचें आखु वाहून शोभे रणरंगीं।'

—गणेशाष्टक मकाम १.३. [सं.] ० कर्णी—पर्णी—वि. उंदीरकानी;

एक बनस्पति; हिचें फूल व पान उंदराच्या कानासारखें असतें.

आखु—आंस; आंख पहा. 'आखु छेदलिया पडिपाहें। रथ

न चाले असताहि घोडे।'—एभा १२.२२६. [सं. अक्ष]

आखुड, आखुड—अखु(खु)ड पहा. ० पासोळ्या—वि.

(व.) कमी ऐपतीचा मनुष्य; दरिद्री.

आखुडरणे—क्रि. अखुडरणे पहा. 'मवतिया से पडे। तें लाजही

लाजो आंखुडे। मवितो असी।'—अय्य ५.२७.

आखुडघटी—झी. (को.) (रहाट) कनेकड विहिरीवर ज्या

लांकडावर फिक्त असतें तें लांकूड.

आखुडघण—न. (कों.) विहिरीचें पाणी कमीजास्त जस-

जसें होतें तसतशी राहाटाची माळ खालीं वर करतां याची म्हणून

मध्यंतरी थोडी (माळ) दुमडून बांधून ठेवावयाची खेरी.

आखु(खु)डघत—न. (कों.) कोंक्याच्या अगोदरचें ल्हानसें

केळीचें पान.

आखुणे—सक्रि. (मिळी) आंखणे पहा. म्हणणें; बोलणें.

'हावभाव किंन आखुणें.'—मिळी भाषेंतील गोष्टी ३०. [सं.

आ+ख्या]

**आखुपुष्पी**—आखुकर्णी पहा.

**आखुडमाळ**—स्त्री. (कों.) विहिरीचे पाणी जसजसे खाली जाईल त्याप्रमाणे रहाटगाडग्याची माळ लांबवितां यावी म्हणून मधून मधून माळ खापेकडांच्या तीन किंवा दोन जुळ्याइतकी आंखडून बांधून ठेवितात ती माळ. [ आखुड+माळ ]

**आखुत**—(गो.) अक्रोट-ड पहा.

**आखुर**—आखर अर्थ १ पहा.

**आखें**—आकें पहा.

**आखेर, आखेरनौबत, आखेरसाळ, आखेरी**—अखेर, अखेरनौबत, अखेरसाळ, अखेरी पहा.

**आखेंलेखें**—क्रि.वि. आंकडे मांडून, लिहून; स्पष्टपणे; अंकीं-लेखीं. 'तो ज्ञानाचे तत्त्व न देखे । हें सांगावें आखेंलेखें । न लगे तुज ।'—ह्या १३.८४६. [ अंक+लेख ]

**आंखांआंख**—क्रि.वि. चित्रीवर लिहिलेल्या किमतीच्या अनुक्रमानें; मूळ किमतीनें. [ आंख ]

**आखोटा**—पु. (राजा.) गल्वताचे वार्षिक भाडे. अकोटा पहा. (दुसऱ्याला भाज्यानें गल्वत वहावयास दिले म्हणजे त्याच्यापासून भाडे घेतात तें). याच्या उलट गल्वतांतून एखादा जिन्नस नेण्याबद्दल भाडे देतात त्यास नोर म्हणतात.

**आखोमाखो**—पु. (गो.) लहान मुलांचा एक खेळ.

**आखोर**—अखोर पहा.

**आखोळ, आखळ**—पाऊस नसेलेला दिवस; खळ असलेला (पावसाचा) दिवस. [ सं. आ+खळन ]

**आखळ-खळा**—अखा पहा.

**आख्य**—वि. नांवाचा; नामधेय; नांव धारण करणारा. उ० रामाख्य इ० [ सं. आ+ख्या ]

**आख्या**—स्त्री. १ कीर्ति; ख्याति; प्रसिध्द. 'मोठ्या आख्येच्या रूपवती स्त्रिया सुध्दां'—व्हेनिसचा व्यापारी ११. २ लोकापवाद; जनवार्ता; गप्प; बातमी; कंडी. ३ अभिधान; पदवी; नांव. ४ कथा; आख्यायिका; हकीकत. [ सं. आ+ख्या ]

**आख्यात**—वि. १ सांगितलेले; प्रसिध्दरीस आलेले; बोल-बाला झालेले; कळलेले. २ (व्याक.) धातूंना लागणार प्रत्यय; आख्यात विभक्ति. 'तोच न्याय धातूंच्या प्रत्ययासहि म्हणजे आख्यात विभक्तीसहि लागू आहे.'—दामले, शास्त्रीय व्याकरण ४३६, दुसरे कारक प्रत्यय म्हणजे नामास लागणारे विभक्तिप्रत्यय. जसे—रामास, रामाचा. [ सं. ]

**आख्याति**—स्त्री. ख्याति पहा. 'आख्याति अन्याथा, ख्याति । शून्यख्याति सत्ख्याति ।'—एमा १६.२०७. [ सं. ]

**आख्यान**—न. गोष्ट; कथा; कहाणी; दृष्टांत. 'पुराणे आख्यान-रूपे जर्मा । भारता आली ।'—ह्या १.४६. [ सं. ]

घाफो. १. २७

**आख्यायिका**—स्त्री. १ दंतकथा; कल्पित कथा. 'या गोष्टी नुसत्या आख्यायिका आहेत.' २ इतिहास, पुराण वगैरेंतून परंपरेंनें आलेली गोष्ट. ३ (सामा.) गोष्ट; कथा; आख्यान. [ सं. ]

**आग**—पु. अपराध. 'त्यजिले खळ सुत कविनीं पाहुनि सत्सेप्रहांत अत्याग ।'—मोसमा ४.१६. 'नागवधूतें जाणों पाजी वर दुग्ध करुनिया आग ।'—मोसमा ६.४३. [ सं. आगस ]

**आग**—स्त्री. १ विस्तव; अग्नि; विस्तवाचा भडका; ज्वाला. २ भाजणे; पोलणे; काहील होणे; दाह होणे. 'हातांयायांची आग होत आहे, कांहीं सुचत नाही !' ३ (ल.) राग; क्रोध; संताप 'तुला जाळी । आग भडकली ।' ४ आवेश; ताव; तडफ; फाजील उत्कंठा. 'सत्कारुनि म्हणे जी यावें सद्भाषणे न आग मनीं ।'—मोवन ४.५८. ५ ताप, ज्वर (येणे). ६ दारुगोळ्याचा-तोफेचा भडिमार. 'मोंगलाची आग मारी.' ७ (ल.) तोफखाना; तोफ. 'मन्सूरअली याजपार्शी आग भारी म्हणून भडमुजे अभिधान होतें'—भाब २७. [ सं. अग्नि; प्रा. अगणी-अग्नी; पं. अगन; वं. आगुन; हि. अग्नी. ] ० असणें—एखाद्या गोष्टीची फार उत्कंठा असणे; तीव्र इच्छा असणे. ० उठणें—पडणें (पोटांत)—अतिशय भूक लागणे. ० ओतणें—आग पावडणे; संकट आणणे. 'अन्यायांनो लोकांवर आग ओतली येथी आहे.'—विक्षिप्त १.२०. ० झाडणें—पाखडणें—एखाद्यावर अतिशय दोषारोप करणे; शिब्यांचा वर्षाव करणे; निंदा करणे; कठोरपणे बोलणे; रागें भरणे.

'नाहक सख्या आग मजवर पाखडली रे.'—प्रला १८७. 'जीवर नित्य करीं अनुराग । तिजवर झाडितसें मी आग ॥'—उत्तरराम (गोडबोले)पद ७८. ० घालणें—आग लावणे 'निजामद्दीनें पुण्यास वेढा देऊन आग घातली.'—वि.वि (१८७६) ८.६. १०९. ० मारणें—(यंत्र.) कोळसा घालणे. 'बॉयलरांत आग मारतेवेळीं—'पंजिनिअरिंगची तोंडी परीक्षा (वावीकर) १२. ० रिघणें—सती जाणे. ० लागणें—१ धान्य, वस्त्र इ० महाग होणे. २ (लागो) नाश होवो ! जळो ! मरो ! इ० उद्गार. 'आग लागो या राजकारणाला !'—तोबं १९. ० लावणें—दुही माजवणे; भांडण उपस्थित करणे; कलागत लावणे. 'या कार्टीनें आग लावून दिली असेल. ही मोठी चोमडी आहे असे आजोबांच्या तोंडचे शब्द माझ्या कानीं पडले.'—पकोधे. म्ह०

१ आग लावील आणि विझली कीं नाहीं जाऊन पाहील= जो लोकांमध्ये आर्षी भांडणे लावून त्याचा परिणाम काय होईल, भांडणे कशीं मिश्टील अशी काळजी बाहती असें बाह्यात्कारी दाखवितो अशी विघ्नमेंतोषी मनुष्यास ही म्हण लावतात. २ आग-लाव्या बोंबामान्या=आपण दुष्टकृत्य करून ते दुसऱ्यावर घालणारा. ० धरसणें—धान्याची, फळांची, गुळाची, तुपाची, लाडवांची आग वरसणे म्हणजे ते ते जिन्नस पुरून उरण्याइतके प्रचुर होणे. म्ह० १

'आग हातीं धरवेल पण (हा) हातीं धरवणार नाही.' हे वाक्य

एखाया तामसी, एककळी, विवक्षण स्वभावाच्या माणसास लावतात. १ आंगीवाचून कट नाही आणि मायेवाचून रड नाही. **आंगीत उडी घेणे—घालणे—टाकणे**—भोक्याच्या घंघ्यांत, उद्योगांत, कामांत धाडसेने शिरणे किंवा हात घालणे. **आंगीत किंवा आंगीवरतेल आंतणे—घालणे**—भांडण चालले असता ते आणखी चिडीस नेणे. तुल० 'दीप्तालय विव्रवाथा दाटुनि घान्नील कोण तेलतें.' -मांउद्योग ४.९. **आंगीत तावून काढणे**—पक्या कसोटीस उतरविणे. **आंगीवाचून धूर निघत नाही**—काहीं तरी मुळांत खरे असल्याशिवाय बाहेर उगीच भुमका उठत नाही. या अर्थाने अशाच दुसऱ्या म्हणी—वाऱ्याशिवाय लाट उठत नाही. पिकल्याशिवाय विकत नाही इ० **आंगी वाऱ्याचे भय** (आंगीपासून व वाऱ्यापासून)—जरीमरीचे भय. **आंगी वाऱ्याचे दिवस**—ज्या दिवसांत वावटळी फार सुटून गवत, केरकचरा वंगरे चोहोंकडे उडतो (व आंगीही लागतात) ते दिवस. (क्रि० होणे, लागणे, सुटणे). [आंग+वाऱा] **आंगीस पडणे**—(व.) घडपडणे; हावरेपणाने—अधाक्षीपणाने काम करणे. **कोणी आंग व्हांचे कोणी पाणी व्हांचे**—कोणी भांडण काढावे कोणी मिटवावे. म्हणजे (ल.) काहीं माणसे एका स्वभावार्ची असावीत व काहीं निराळ्याच स्वभावार्ची असावीत, काहीं चपळ व तत्पर असावीत व काहीं जड व शांत असावीत अशा वेळी उपयोग. (कोणाच्या) **आंगीदुर्गांत नसणे**—अध्यामध्यांत नसणे; संबंध न ठेवणे. **आंगीतून निघून फोंफाट्यांत जाणे—पडणे**—एका संकटातून निघून दुसऱ्या संकटांत पडणे. **तळ व्याची आंग मस्तकास जाणे**—अतिशय राग घेणे. 'तळ व्याची चढली आंग। मस्तकास जाऊनि मिडली।' -संभ्रामगीते ५८. **कोरडी आंग पुरवते पण ओली पुरवत नाही**—विस्तबाची आंग पुरवते पण भुकेचा त्रास सोसवत नाही.

**आंग**—अंग पहा. आंग पासून साधणारे सर्व शब्द अं मध्ये पहा.

**आंगओलाचे**—वि. (कों.) पावसाळा संपल्यावर जमिनीत शिळक राहिलेल्या ओलीवर पिकणारे (शेत, जमीन). [अंग+ओल]

**आंगकाडी**—स्त्री. विस्तव पेटविण्याची काडी; हिच्या एका टोक्यास ज्वालाप्राही द्रव्य लावलेले असते व हे टोक विशिष्ट (ज्वालाप्राही) पदार्थ लावलेल्या पृष्ठभागावर घासले असता पेट घेते [आंग+काडी]

**आंगकीर्तीचा**—वि. (गो.) शारीरिक. [सं. अंग+कीर्ति]

**आंगखाडा**—पु. अग्नि पेटविण्याकरिता केलेला खाडा, खड्डा; शेकोटी; आंगटी. -भा. इ. सं. अहवाल १८३४. [आंग+खाडा]

**आंगगाडी**—स्त्री. लोहमागारून वाफेच्या इंजिनाच्या साहाय्याने चालणारी गाडी; हिंदुस्तानांत आंगगाडी १८५४ साली

मुंबई ते ठाणे येथे प्रथम चालू झाली. [आंग+गाडी]—**डीचे यंत्र**—न. इंजन; (इं.) लोकोमोटिव्ह.

**आंगचे**—न. १ अंगांत एखाद्या देवतेचा किंवा पिशाचाचा संचार होणे. २ गुदद्वारांतून बाहेर येणारे आंतडे; अग्रं पहा. ३ देवी (फोड्या). (क्रि० उतरणे, घेणे). [अंग]

**आंगच्या**—स्त्री. अव. (राजा.) देवी; गोंवर; उष्ण विकार. **आंगजशिवा**—पु. (ना.) आकाशदिवा पहा. [आकाश+दिवा]

**आंगज-स-पाळणा**—पु. (ना.) जत्रा, यात्रा वंगरे ठिकाणी असणारे फित्ते पाळणे किंवा झाडास दोऱ्या बांधून केलेले झोपाळे. [आकाश+पाळणा]

**आंगजाळी**—व्या—वि. १ आंग लावणारा; खोडसाळ; उपधापी. २ रागीट; तामसी; जडाल. ३ दंश ठेवणारा; दुष्ट. ४ भांडखोर; त्राग करणारा, दुष्ट, खोडसाळ (पुरुष, स्त्री). 'बाई येथे नाही माझ्या वऱ्यावर कोणी । आंगजाळ्या रांडा जळती मला पाहुनि ।' -होला ७९. ५ ओंगळ; बाईट; घाणेरेडे (माणूस अथवा कृत्य). [आंग+जाळणे]

**आंगट**—न. (व.) समशानांत प्रेत नेतांना त्यापुढे ज्यामधून विस्तव नेतात ते मडके [सं. अग्नि; म. आंगटी]

**आंगटा**—टी—टें—पु. स्त्री. न. १ काटक्या, गवत इत्यादिक पेटवून तयार केलेला विस्तव; शेंगडीत घातलेला आहार किंवा निखारे; शेकोटी; धुणी; परसा. 'पाहेपां कामिकांच्या पोटी । सदा क्रोधाची आंगटी ।'—एभा १७.२२४. २ सोनाराची शेंगडी—कुंडी; बागोसरी. म्ह० सोनाराचे पाहणे आंगटीत=थोड्याशा लाभासाठी मनुष्य एखाद्या धुळक गोष्टीतहि मन घालतो या अर्थाने. ३ (गो.) होमकुंड. ४ थोडीशी आंग. [सं. अग्नि+स्थिति; प्रा. अग्निटिई=आंगिटी-आंगटी. सिं. आंगिटो.] ० **पेटविणे**—भांडण तंटा—कलह—कलागत—लवणे—चेतविणे; कलह माजविणे. ० **विजवून टाकणे**—१ आंग विजविणे. २ (ल.) एखाद्या कुटुंबाचा समूळ नाश, नायनाट करणे.

**आंगटी**—स्त्री. (गो.) एखाद्या जुन्या वस्त्राचा तुकडा, फडके, चिंधी.

**आंगठवण**—स्त्री. (गो.) अंगाची ठेवण; शरीराचा बांधा, ठेवण. [सं. अंग+म. ठेवण]

**आंगठसा**—पु. शरीराची ठेवण, बांधा, आंगलेट, आंगकाठी. 'भीमा ऐसा आंगठसा । माझिये दृष्टी भासतसे ।'—सुसमा ६. १५३. [अंग+ठसा]

**आंगठा**—पु. अंगठा पहा. [सं. अंगुष्ठ]

**आंगटी, आंगठेदाम—आंगठेधरी, आंगठोळा, आंगठ्याचा मान—आंगठी—डे—आंगण**—हे शब्द अं मध्ये पहा.

**आगड**—अगड पहा. 'आगड खणविला क्षेत्राप्रति ।'—एमा ३१. ३९९; २२. शिवाय २९२; ९.१३५.

**आगड**—वि. (गो.) अगाध; अतिशय. 'आगड उदाक' = अगाध जल. [सं. अगाध]

**आंगड**—स्त्री. (गो.) बाजार. 'आंगडींत वचून शाक घेय या.' [का. अंगडी=दुकाण]

**आंगडकार**—वि. (गो.) सोवती; सोवत करणारा. [मं. अंग]

**आगडणें**—क्रि. (गो.) नाहींमें होणें; हरविणें.

**आंगडणें**—क्रि. आंगास आळेपिळे देणें, 'चाले वेढ्यातें उकलित्ती । कवतिकें होय आंगडिती ।'—स्वादि ९.५.११.

**आगडंबी**—स्त्री. (ना.) काड्याची पेटी. आंगपेटी. [आग+डंबी]

**आगडा**—पु. अघाडा पहा.

**आंगडी**—१ अंगडी पहा. २ (गो.) चिधी; आंगटी पहा.

**आगडोंब**—पु. १ आगीचा भडका. २ (ल.) मोठें संकट: अतिशय त्रास. [आग+डोंब]

**आगड्याचेंबगडें**—न. लहान मूल. 'आगड्याचेंबगडें म्हणाल झणों.'—दावि ४०९. [बगा-बगड द्वि.]

**आंगण-आंगणें**—अंगण पहा.

**आगत**—वि. आलेला; प्राप्त झालेला; पोचलेला; दाखल झालेला. [सं.] **स्वागत**—न. अदरातिथ्य; पाहुणचार; पाहुणेर; आदरसत्कार. [सं.]

**आगत**—अगत्य; अगत पहा.

**आंगतपंगत**—स्त्री. मुलांच्या एकत्र भोजनाचा एक प्रकार; प्रत्येकानें आपआपल्या घरचें अन्न आणून त्यातील काहींची देव घेव करून एकत्र भोजन करणें. [सं. पंचि द्वि.]

**आगती**—स्त्री. १ येणें. 'भूतांवी आगती निर्गती स्वयें जाणें ।'—एमा १५.८९. २ विवाहार्थे वराच्या घरी येणारी वधू; वधूनें उचलून वराच्या गांवीं येण्याचा समारंभ. [सं. आ+गति]

**आंगंतुक**—(वि. अ.) आंगंतुक. -वि. १ आकस्मिक; अनपेक्षित; अवचित प्राप्त. २ पाहुणा; नेहमी राहणारा नव्हे तो; नवखा; उपरी; फिस्ता; वाटसरू; पांथस्थ; परकी. ३ जेवणाच्या वेळीं कोणी न बोलवतां अवचित आलेला (मनुष्य); आंगंतुक. ४ (शाप.) विजातीय; वेगळा; परकीय; आपातत: प्राप्त. 'या रीतीनें केलेल्या शिऱ्यांत पुष्कळ आंगंतुक द्रव्ये असतात.'—सेंपु २.८५. ५ शाश्वत नसणारें (मुख, दुःख, लाभ, इ०). -क्रि. (बुकीनें) आकस्मिक; एकदम; एकाएकी. **अंगचें**—पु. अनपेक्षित, एकदम, एकाएकी उपस्थित झालेला खचें. **अंगुण**—पु. अंगी नव्हेत असे अभ्यासानें येणारे गुण. 'रूप लावण्य अभ्यासिता नये । सहज

गुणास न चले उपाये । कांहीं तरी धरावी सोये । आंगंतुक गुणाची ।'—दा २.८.३१. **अंगम**—पु. १ अकस्मात, अकल्पित घडलेला फायदा; घवाड. २ आड मिळकत. **अंगुस्ति**—स्त्री. अंगंतुकी; आंगंतुकी; भोजनाच्या वेळीं आमंत्रण नसातं अवचित जाऊन जेवण्याची पध्दत. **अंगुण**—पु. (वैद्यक) कांहीं प्रसंगानें पडलेलें, नैसर्गिक नसलेले क्षत किंवा खोंद; शारीरप्रणाच्या उलट.

**आंगंतुकी**—आंगंतुक वृत्ति पहा.

**आगदा**—स्त्री. (व.) दिपवाळीत धान्यरूपानें व द्रव्यरूपानें दावयाची देणगी. [अग्र+जात ?]

**आगदावणा**—वि. (व.) आकस्ताळ्या. 'मूल मोठें आगदावणें आहे.' [सं. अग्र+दशे=दाव; आग+दावणा; म. दावणें=दाखविणें.]

**आगधाड**—स्त्री. १ वणवा; आगीचा डोंबाळा, २ (ल.) अतिशय मूक लागणें. ३ जुल्मी, छळणारा, त्रासदायक, खोडसाळ मनुष्य किंवा पोर-जनावर, ४ अति दुःख; मोठें संकट, त्रास; आपत्ति. [आग+धाड]

**आंगधार**—स्त्री. दुभल्या जनावरांची जोरानें पिडून काढलेली धार (अंधोण पुढें ठेवून अगर वांसरूं थानास लावून जो मोठा पान्हा मुटतो त्याच्या उलट). [सं. अंग+धार]

**आगप**—अगप पहा.

**आगपरमे**—पु. अव. गर्मी; परमा; मूत्रद्वारासंबंधी विकार; लघवी करतांना आग होणें [आग+प्रमेह]

**आगपाई**—स्त्री. १ (कों.) आगपणा; उतावळेपणा; धडपड; एखादी गोष्ट अगोदर करण्याची घाई; अघाडी. २ होरा वतवणें; भविष्य सांगणें, हेरणें. [आगप; सं. अग्र+पाती] **अकरणें-साधणें**—अन्वल साधणें; आघाडी मारणें.

**आगपाणी**—न. १ नायट्रिक अॅसिड; नत्राम्ल; अॅक्वा फॉर्टिस. (गेल्या शतकांत-सुमारें १८५७-बनविलेला शब्द). २ दारू, मद्य करण्याच्या उपयोगी. ३ सल्फ्यूरिक अॅसिड; गंधकाम्ल [आग+पाणी]

**आगपेटी**—स्त्री. आगकाड्यांची पेटी (हा शब्द सन १८५० पासून ज्योजोजिलेला आढळतो.)

**आगपेण-पेण**—स्त्री. उष्णतेमुळे अंगावर येणारे देवीच्या फोडांपेक्षां मोठे व फार आग होणारे फोड. [मं. अग्नि+पीटिका]

**आगबंब**—पु. आग विहाविण्याचें इंजिन. [आग+बंब]

**आगबाट**—स्त्री. वाफेच्या शक्तीनें पाण्यावर चालणारें जहाज, तासं. (हा शब्द १८५० च्या सुमारास रूढ झाला.) [म. आग+बोट]

**आगम**—पु. १ वेद; धृति. 'निगमागम इममकळ । फलप्रद ।'—हा १८.२. —एमा १८.१३५. २ तत्त्वज्ञान. ३ धर्मशास्त्र. ४ मंत्रशास्त्र; तंत्रशास्त्र. 'प्रतिपादितो अभिचार । आगम जे परस्मार ।'—हा १५.१६७.



५ प्राप्ति; फल; मिलकत; उत्पन्न. ६ मिलकतीचे कागद, दस्तऐवज (अल्फाबेट दलील उल्मुल्क); पुरावा; प्रमाणपत्र. ७ मूळ; सुरवात; आरंभ; प्रारंभ. 'पातक आगमी गोड निर्गमी कडू' 'आगमे सुख-माप्रोप्ति निर्गमे प्राणसंकटं.' ८ येणे; आगमन. 'जाळिया होय आगमामु। व्योम ते नेणे।' -ज्ञा १०.३०८. ९ (व्याक.) उप-पद किंवा प्रत्यय; शब्दाच्या आरंभी, मध्ये किंवा शेवटी नवीन येणारा वण; उ० परिच्छेद या शब्दांत छ च्या पूर्वी जो च येतो तो. ९ (न्याय.) आप्तवाक्य. [सं. आ + गम्] ० **निरपेक्ष**-वि. जिचा ताबा शाबीत करण्याची (दस्तऐवजाची) (शंभर वर्षे ताब्यांत असल्यामुळे) जरूर नाही अशी (जमीन, इस्टेट). हक्क शाबीत करण्याची जरूरी नसणारी (मिलकत). [सं.] ० **निर्गम**-पु. १ येणे आणि जाणे; प्रारंभ आणि समाप्ति; उपक्रम आणि परिणाम; २ (ल.) एकंदर व्यवहार, कारभार. 'तुमचे व्यवहाराचा सर्व आगम-निर्गम मला ठाऊक आहे.' [सं.] ० **रहित-विरहित**-वि. दस्तै-ऐवज किंवा हक्क प्रस्थापित करणारा लेखी पुरावा नसलेला; विना-प्रमाण. [सं.] ० **संपादक**-वि. एखाद्या जमिनीचा किंवा जिद्दगीचा हक्क, सनद ज्याने प्रथम संपादन केला तो; संस्थापक; मूळ पुरुष. [सं.] ० **सापेक्ष**-वि. जिच्या संबंधी हक्क शाबीत करणारा दस्तैऐवज नाही अशी; आगमरहित (जिद्दगी) [सं.]

**आगमन**-न. येणे; जवळ जाणे; उपस्थित होणे. 'नोवरीचे हुशित मन। कृष्ण आगमन पाहातसे। -एरुव ५.२०. [सं.]

**आगमाग**-पु. पत्ता; मागमूस; ठावठिकाण; सुगावा -ळी. (गो.) थांगपत्ता. 'ताजी ह्या दिवसांत आगमाग कांय ना।' [माग द्वि.]

**आगमापायी**-वि. १ येणारा जाणारा. 'सुखदुःखादि नाना व्यथा। आगमापायी अविद्यकता।' -एभा ११.४६३. २ (ल.) अशाशक्त. [सं. आगम+अपायिन्]

**आगमी**-वि. तंत्रमार्गानुयायी; शाक्तपंथी. [सं.]

**आगर**-पुन. १ नारळ, सुपारी, इ० झाडांची बाग, मळा, शेत. 'बोल्हावतु का मानसे। आगरातळी।' -अमु ६.३५. (सामा.) शेत; मळा. 'आगर बागा नाही मिति।' -वैसीस ३.५४. -सुवन ७.५० २ घराभोंवतीच्या आवारांत भाजीपाला लावण्याची जागा; परसू. 'झोपडीच्या बाहेर गवतावर केळीच्या झाडाखाली, आगरांत न्याहारी करीत.' -पाव्ह १७.३ (कों. गो.) समुद्रकिन्यावर किंवा खाडीजवळ मीठ तयार करण्याचे क्षेत्र, जागा; मिठागर. ४ कांही विशेष गुणांचे किंवा प्रचुरतेचे स्थान; सांठा; संग्रह; खजिना. ५ संग्रहस्थान; जसे- विद्येचा आगर; गाण्याचा आगर. 'पाहेन श्रीमुखे साजिरे सुंदर। सकळ आगर लावण्याचे।' -तुगा २०२०. ६ उत्पत्तिस्थान; खाण. 'जो सकळ धर्मांस आगर' -ज्ञा २.३७४. [सं. का.]

**आगर**-न. (काव्य) अग्र; टोंक; अणकुची; शेवट, शेडा. 'मिठात्राची गोडी जिन्हेंच्या आगरीं। मसक भरल्यावरी स्वाद नेणे।' [सं अग्र]

**आगर**-पु. चंदन. अग्र-६ पहा. [अग्र]

**आंगर**-न. १ (कों.) कुंपणाचे बेटें; दुवेळकें लांकूड (कुंपणाळा दार म्हणून पुरतात तें). २. गोठ्यामध्ये गाताडी (गव्हाणीचे लांकूड) ज्यास बांधतात ते पुरलेले लांकूड.

**आंगरखा-राखा**-पु. (प्र.) अंगरखा. अंगांत बंडीच्या वर घालावयाचा बंदाचा घेरदार, मनुष्याच्या उंचीच्या मानाने उंच असलेला कपडा; डगला; (गो.) सदरा. [सं. अंग+रक्षक; प्रा. रक्षग-अ; हि. रखा] अंगरख्याचे कांही प्रकार-**प्यालेदार**-याचा छातीचा भाग प्याल्याच्या आकाराचा कापलेला असतो. **कंठीदार**-याचा छातीचा भाग कंठीसारखा असतो. -**गुंडीदार**-गळ्याला गुंडी असलेला. **नीमकंठी**-अर्धी कंठी (चौकोनी छाती) असलेला. -**गजरेदार**-गजच्याप्रमाणे चूण असलेला. -**छडीदार**-छडीसारखे पटे ज्यावर आहेत अशा कापडाचा. -**छिट्याचा**-चिटाचा; छापील कापडाचा. **जरदोजी**-जरीचा. -**अगाबानी**-बुटीदार अगाबानी कापडाचा. -**बनातीचा**-लेंकरीचा -**मलमलीचा** इ० अंगरख्याचे अवयव-**आगा**, **कळी**, **खुटकळी**, **पेशकळी**, **बंद**, **चोळा**, **घेर**, **अस्तन्या** इ० यांसंबंधी माहिती त्या त्या शब्दाखाली पहा.

**आगर(री)गांव**-पु. आगर-पोफळ, नारळी यांच्या बागा-असलेला गांव. [आगर+गांव]

**आगरडा**-डें-पु. अग्र; टोंक; अगरडा-डे पहा. 'कांही कांही आगरडीं। दंष्ट्रांची माखलीं ॥' -ज्ञा ११.४१६.

**आगरडोंगर**-किनारा आणि डोंगर; (व्यापक) सरहद्द; आवार; प्राकार.

**आगरवत्ती**-अगरवत्ती पहा.

**आगरमाळ(ळि)का**-ळी. नारळी, पोफळी यांच्या बागांच्या एकापुढे एक, एकसारख्या असलेल्या रांगा. [आगर+माळ]

**आगरवाडी**-ळी. राहत्या घराभोंवती भातखांचरासह फळबाग व भाजीपाला करण्याचे आवार. [आगर+वाडी]

**आगरवाल**-ळी. एक व्यापारी जात; दिक्षीपासून कांही अंतरावर असलेल्या आपोहा या गांवचे राहणारे यावरून नांव पडले. ही जात बहुतेक सर्व ठिकाणी व विशेषतः संयुक्त प्रांतांत व पंजाबांत आढळते.

**आगरामेर**-ळी. मळ्याच्या कुंपणाजवळची झाडांची रांग; कुंपणाजवळची जागा; शेताची कड, बांध. 'कां तृणाचा बाहुला। जो आगरामेरे ठेविला।' -ज्ञा १८.४३८. [आगर+मेर=कड]

**आगरी**—पु. १ एक कुणबी जात; आगले कुणबी; बागवान २ बागाईतदार; आगर म्हणजे पोफळीच्या बागा मक्याने करणारा. हा शब्द १२८९ च्या नागांवच्या शिलालेखांत आलेला आहे. ' हे दाम वरत सकोश कवळिआ मुख्य करुनि समळि आगरियां मागि उडिळि '—यादवांचा शिलालेख (श. १२८९.). ३ कोळ्यांपैकी एक जात. हे मिठागरांत राहातात व होड्या, मचवे हांकारतात. यांच्यापैकी कांहीं गुत्ते चालवितात. हे जेजुरीच्या खंडोदाची भक्ति करतात. ४ (गो.) मिठागरांतील कामकरी. [सं. का. आगर]—वि. आगरासंबंधी; आगरांत उत्पन्न होणारा (पदाश्रे).  
**बागायत**—स्त्री. किनाऱ्यावरील, खाडीवरील रेंताड जमीनींतील नारळ, केळी वगैरे होणारी बाग; आगरांतील बाग. **भापा**—स्त्री. ठाणें व कुलाबा या जिल्ह्यांतील आगरी लोकांची भाषा. ही भाषा देशी कुणब्यांच्या भाषेहून वरीच भिन्न आहे. **मिरी**—न.अव. आगरांत पिकणाऱ्या काळ्या मिऱ्यांची जात.

**आंगरखा**—स्त्री. (कों.) एका अखंड लाकडाची केलेली होडी. [अंग+रख=वृक्ष]

**आगरू**—अगरू पहा.

**आगल**—वि. पहिला; पुढचा. —स्त्री. १ नांगराच्या बेलजोड्यांतील शेवटची बेलजोडी. पहिली धुरवी व दुसरी चाहुरी. जेव्हां तीनच जोड्या असतील तेव्हां तिसरी ती आगली, आणि चार किंवा अधिक जोड्या असतील तेव्हां धुरवी व चाहुरी शिवाय बाकी सर्व जोड्यांस (शेवटाकडून पहिली-दुसरी-तिसरी) आगली म्हणतात. २ अगल-ला-ल्या-पहा. [सं. अप्रल]

**आगल**—स्त्री. (ना.) आगळ; अडसर; अंगला. [सं. अंगला]

**आंगल**—न. (गो.) आकाशांतून पडणारे आगीचे पाणी. [आग]

**आंगलग**—वि. अंगासंबंधी.

**आंगला**—डा—(कु.) आंगरखा पहा.

**आंगलाव्या**—वि. भांडण, कळ, कलागत लावणारा; कज्जेदाल; कळचेटया; कळीचा नारद; कळलाव्या; आंगलावणें पहा. [आग+लावणें]

**आंगली**—आगल-ला पहा.

**आंगलें**—न.अव. (भिळी) बोटे. [सं. अंगुली]

**आंगलें**—न. आंगडें. 'लेवचिलीं पांचपुडीं आंगलीं'—शिष्ट १. (गो.) झबलें. 'ताका मावशेन कितलीशीं आंगलीं धाडल्यांत.' आंगलें तोंपरे घालप=पोशाख घालणें—चढविणें. [सं. अंग]

**आंगवण**—अंगवण पहा.

**आंगवणें**—क्रि. (गो.) अंगवण, नवस करणें. अंगवण पहा. ताणें देवाक बोकडों आंगेल्या.

**आंगवळ**—अंगवळ पहा.

**आगवा**—स्त्री. प्रगति; वाड. 'संत समागम धरावा । तेणें ब्रह्मा-नंदी होय आगवा गा ।'—भज २०. [अप्रवत्]

**आगवाडा**—अगवाडा पहा.

**आगवान**—पु. (गु.) १ पुढारी; मुख्य. २ वाटाड्या. [सं. अप्रवत्]

**आगवाला**—(यंत्र.) बॉयलरमध्ये कोळसा घालणारा; (ई.) फायरमन. [आग+वाला]

**आंगवालें**—न. (गो.) अंगांत घालण्याचा कोणताहि शिबलेला कपडा; आंगलें. 'तूं नाटकाक येतलों ज्याल्यार तुगलीं आंगवालीं घाल.' [सं. अंग+म. वाल]

**आगवीस**—स्त्री. (कु.) १ रानांत वणवा लागला म्हणजे भोंवतालचीं झाडे-झुडपे तोडून वणवा विजविणें—यांविणें. (क्रि० काढणें). २ आलेले संकट निवारण करणें. [आग+विक्षणें]

**आगशी**—स्त्री. (कों.) अग्नीची ज्वाळा; शोत; अही. [अग्नि+शिखा]

**आगशी**—स्त्री. गच्ची; अगशी पहा. [सं. आकाशिका]

**आगष्ट**—पु. इंग्रजी वर्षाचा आठवा महिना. हा थावण-भाद्रपद या महिन्यांच्या सुमारास येतो. (ई.) ऑगस्ट. [इं. ऑगस्ट्म्]

**आगस्**—न. पातक; अपराध; गुन्हा. [सं.]

**आगस**—वि. आगप; लवकर, अगोदर किंवा योग्य वेळेच्या पूर्वी पिकलेले तयार झालेले (फळ-धान्य). याच्या उलट मागस. (इतरत्र फारसा उपयोग करीत नाहीत). [सं. अप्र+स]

**आगसणें**—अक्रि. योग्य कालाच्यापूर्वी तयार होणें; पिकणें.

म्ह० आगसली ती मागसली आणि मागून आली ती कापुसली=गर्भार झाली. (विशेषतः सुनेच्या वाचतींत उपयोग). तुल० 'कानामागून आली, तिखट झाली.'

**आगसपाळणा**—पु. (व.) आश्रिनाच्या महिन्यांत खुल्या जाणेंत लांब व उंच झोंके घेण्याकरितां पाळणा बांधतात तो. [आकाश+पाळणा]

**आंगसां**—पु. (गो.) वस्त्राचा तुकडा; रमाल; फडका. 'तों आंगसां हांगाहाड पळोया.' [सं. अंगवस्त्र; म. अंगोच्छा; हिं. अंगच्छा]

**आगस्कर**—पु. अपराधी; गुन्हेगार. 'परि म्हणतों यासमयीं येतां आगस्करांहि अन्यां या ।'—मोभीष्म १.१०९. [सं. आगस्+कृ]

**आगस्ता**—अगस्ता पहा.

**आगस्ताळ**—अगस्ताळ, अकरताळ पहा.

**आगळ-गुळ-गोळ**—पु. (कु.) रान्त्याच्या फळाचा तांबडा रस. अगळ पहा.

**आगळ, आगळगोटी, आगळडाव, आगळा**—अगळ-अगळगोटी-अगळडाव पहा.

**आगळ**—स्त्री. (ब.) १ जमीनीत खोदलेली लांब चूल; ढोब चूल; चर. २ विठीदांडू, मोटया खळण्याकरितां केलेली खळगी; अगळ पहा. [ का. अगळु=खड्डा ]

**आगळणें**—क्रि. रातंच्याच्या सालीस पुटें देणें. अगळावणें पहा. [ भा+गळ ]

**आगळा**—वि. १ अधिक; वरती; जास्त. 'चउ आगळे चाळीस गड ।'—पुं० १४. शेर आगळें मण=१ मण १ शेर. म्ह० (क.) जवा आगळी काशी=काशीपेक्षां जवभर अधिक. २ अधिक किमतीचा; उंची; वरचढ; श्रेष्ठ; मोठा. 'अप्राकडून इधुरस । मुळां येतां आगळा सुरस ।'—सुआदि २.५७. 'सहाय दुमरा नसे तुजविणें बळें आगळा.'—केका ४६. ३ (संख्येनें किंवा परिमाणानें) मोठा; पुष्कळ. 'देखोनियां धार्मिकांची लीळा । अपवित्रास खेद आगळा ।' ४ अधिक (वाईट, फाजील, खोडपाळ). ५ उध्दट; उद्दाम; मगरूर (नोकराचें भाषण, वतन वगैरे). 'तो रुक्मिया असत्य स्वाथें बोले । म्हणे येवेळें म्यां जिंकिलें । तों रेवतीवर म्हणे आगळें । असत्य न बोले कपटिया ॥'—ह ३२.६९. ६ निराळा; भिन्न; वेगळा. 'उपमा देऊं अप्सरा । तरी त्या व्यभिचारी समप्रा । हे त्याहून आगळी सुंदरा । पतिव्रतारत्न ॥'—कथा १.८.९२. [ का. अगळ=मोठा; श्रेष्ठ; सं. अग+ल; प्रा. अगळ=अधिक; हिं. आगळा; जि. अंगळे ]

**आगळा**—स्त्री. अडसर; अर्गला. अगळ पहा. 'गळेत त्या आपण आगळा हो ।'—सारह १.५१.

**आंगळी**—स्त्री. (गु.) अंगुली अप.

**आगळी, आगळिक, आगळीक, आगळी-त**—स्त्री. १ आधिक्य; वाढ. 'तैसीं मि आं केली थोरी आगळी ।'—दाव ३९०. 'रंगीं सुरंगतेची आगळीक ।'—झा १.३८. 'करतळानें ताडून कवतुकीं । आगळीक दावणें ।'—सुआदि ३१.४६. २ कुरापत; खोडी; अमर्यादा; औद्धत्य; मर्यादपलीकडील कृत्य. (किं करणें). [ का. अगळिके; म. आगळा ]. ३ (कायदा) कोणा मनुष्याच्या ताब्यांतील गोशीत (मालांत किंवा मालावर) धमकी देणाऱ्या, त्रास देण्याच्या किंवा गुन्हा करण्याच्या इराद्यानें जाणें. (हं.) द्रेसपस.

**आगा**—उद्ग. अगा पहा. 'आगा तुम्हां देवां दोघां जणा ।'—उषा १७६९.

**आगा**—पु. १ अंगरक्याचा पेश कळी आणि खटकळी यांच्यामधील भाग. २ पुडील भाग. —वि. मुख्य; श्रेष्ठ. उ० आगा हैदर. [ सं. अग्र; प्रा. अग; फा. आगा=श्रेष्ठ ]

**आगा**—स्त्री. अगा (ह) पहा.

**आंगां**—न.अव. (गो.) काढ्यास लागणाऱ्या औषधी; अंगें. [ सं. अंग ]

**आंगा**—अ. (गो.) येथें; इथें; हंग. [ तुल० कुण. अंग, हंग, हयं ]

**आंगा**—पु. अंगरखा; कुडतें; अंगा पहा.

**आगाऊ**—अगळ पहा.

**आगाखानी**—पु. एक मुसलमानी धर्मपंथ; आगाखानाला गुरु समजणाऱ्या इस्मायली मुसलमानांचा पंथ. [ आगा+खान ]

**आंगागवडी, आंगागणिक**—क्रि. (कों.) पृथक् पृथक्; निरनिराळें; प्रत्येकीं; वेगवेगळें; प्रत्येक माणसाला निराळें. 'आंगागवडी शेला पागोटें दिलें.' 'आंगागणिक कारभार करूं लागले तर राज्य बुडतें.' आंगागडी—डया पहा. [ अंग + अंग +वती; अंग+गणिक ]

**आगाजणें**—अगाजणें पहा.

**आगाजा**—१ अगाजा पहा. ०उडणें—होणें—बोभाटा होणें. २ वाय. 'आगाजांचे धडधडाट ।'—वैसीस्व ६.७६; ९.६३.

**आगाडा**—(गो.) आघाडा.

**आगाड्याचें बगाडें**—न. (गो.) अवाच्यासवा सांगणें; अतिशयोक्ति. [ का. ]

**आगांतुक**—स्त्री—आगांतुक पहा.

**आंगाथिणें**—क्रि. १ पुष्ट होणें. 'भणऔनि आंगाथिलें ठीकल्ल ।'—दाव १७८. २ अंगिकारणें. अंगाविणें पहा. [ सं. अंग+स्था ]

**आगादज्वारी**—स्त्री. अगात ज्वारी, मृग नक्षत्राच्या वेळीं पेरतात ती ज्वारी; लवकर येणारी ज्वारी; अगात पहा. [ सं. अग्र जात; म. अगात+ज्वारी ]

**आगाप**—अगप पहा.

**आगापिछा**—अगापिछा पहा. 'आतां मला आगा पिछा कांहीं नाहीं. काशीवासस जावें म्हणजे जन्माचें सार्थक होईल.'

**आगाबानी**—अगाबानी पहा. 'अर्गी आगाबानी अंगरखा । चहूंकडून डोल सारखा ।'—प्रला ११६.

**आगामी**—वि. पुडील; येणारें; भविष्यकाळचें; भावी. [ सं. आ+गम् ]

**आंगार**—अ. (गो.) अंगार. अंग पहा. ०जावप—क्रि. अंगार जाणें; विटाळशी होणें; ऋतुप्राप्त होणें; रजस्वला होणें. ०घवप—क्रि. १ अंगार घेणें. २ (ल.) मुद्दाम दुसऱ्याशीं स्पर्धा करून त्याला तोशीस लावणें; खोट बसणें. ०यावप—क्रि. अंगार घेणें; खेंकरणें; वसकून अंगार घेणें. ०ळोळप—क्रि. अंगार लोळणें; विधिनियेध न बाळगतां (एखाद्याशीं) लगट करणें. यांखेरीज वाक्प्रचारंसाठीं अंग पहा.

**आगार**—न. १ घर; मंदिर; वाडा; महाल; अंगार पहा. २ सांठा; संवय; खाण. [ सं. आगार ]

**आगार**—पु. स्त्री. अंकुर; ( व. ) आगारे. आगारी पहा. ' तें चोपासि घेजनि आगारें । खोलावती ॥ '—ज्ञा १५.९२. ' जन्मवरी आगारी । वाढतीचि असे ॥ '—ज्ञा १५.१७२. [ सं. अग्र ]

**आंगारइचें**—क्रि. ( गो. ) रागावणें; चिडणें. [ सं. अंगार=अग्नि ]

**आंगारडबी**—स्त्री. ( व. ) आगकाडयांची पेटी; आगपेटी. [ अंगार+डबी ]

**आगारा-री-रें**—पु. स्त्री. अंकुर, शेडा, डिरी. आगर, आगार पहा. [ अग्र ]

**आंगारा**—अंगारा पहा.

**आगाव**—आगळ पहा. ' आगाव रुपये दिले असतां सस्ते मिळेल, ऐतेवेळेस दिले तर महाग पडेल. '

**आंगावो**—पु. ( गो. ) मोंटेपणा.

**आगाशी-सी**—अगाशी-सी पहा.

**आगासदिवा**—( व. ) आकाशदिवा पहा.

**आगासताळपणा**—अकरताळ(पणा) पहा.

**आगाह-ही**—अगा(ह-ही) पहा.

**आगाळा**—पु. ( चि. ) मुडा; ज्यांत धान्य अथवा पेरणीचे बीं बांधून ठेवतात असा पेट्याचा अंडाकृति वोजा; मोटकुळें; गाटोडें बिंबळा; कोळें इ०

**आगिअल-येल**—न. आग; विस्तव; आगीचा डोंव. -वि. विस्तव किंवा अग्निसंबंधी. ' जें आगिअलचां सरोवरी । घालिजे पुढिला तें ॥ '—शिक्षु ७५६; ९८०. [ अग्नि+आलय ]

**आगिओ**—पु. ( गु. ) जोंधळ्याच्या पिकांत उगवणारें एक रोपटें. यामुळें जोंधळ्याचे ताट सुकतें; आगी पहा. [ का. अगे=कोंब; अंकुर; रोप. ]

**आंगिक**—अंगिक पहा.

**आगिटा-ठा**—पु. विस्तव; आगटी. ' कोणी एकु सुभटा । विचाराचा आगिटां । '—ज्ञा १२.१०३६.

**आगिटें**—न. आगटी. ' मग तिहीं आणिलीं वांगीचीं कांठें । तापावया केलें आगिटें । '—कथा २.९.१९.

**आगिठ-ठी-ठें**—पु. स्त्री. न. आगटी; भट्टी; शेगडी; विस्तव; आग. ' कौड आगिठां पडे । तरी मळु तुटे वानी चढे । '—ज्ञा १८.१२१. ' लोहाराची आगिठी जैसी । '—एमा २६.४४. ' हें वाड्म-याचें साटें । साकारपणाचें वसौटें । प्रपंचाचें आगिटें । अखंड धुपे ॥ '—स्वादि १३.२.४५. ' नेत्र जैसे कुंडीची आगिठी ॥ '—कृमुरा. २७.४५. [ सं. अग्नि+स्था ]

**आगिनगाडी**—स्त्री. आगगाडी; वाफेच्या साहाय्यानें चाल-णारी गाडी; बाष्परथ. ( इ. ) रेल्वे. ' टोपीवाल्याचा मूख । आगिन गाडीला कुलप । '—बाळगीत [ सं. अग्नि-म. आगिन+गाडी ]

**आगिया**—पु. काजवा; अग्या. ' सीतळाळी आगिया देखौनि आगि म्हणोनी पानि झांकिळ । '—पंच १.४५.

**आमियाळें**—न. आगिअल पहा. १ अमिकुड. ' घृते आंबु-खुनि आमियाळें । '—ज्ञा १४.१६२. २ ललाटस्थ अग्निचक्र. [ सं. अग्नि+आलय ]

**आगिवळा**—पु. १ अभक्ष्य पदार्थ ठेवल्यानें अशुद्ध झालेले भांडें शुद्ध करण्यासाठीं यावयाची विस्तवाची आंच. ( कि० देणें ). २ इमारतीचें लांकूड ( नवें तोडलेले ) आकरण्यासाठीं त्यास धुर-कटविणें. —ळी—स्त्री. अग्नीची ज्वाळा. [ सं. अग्नि+वलय ]

**आगी**—१ अग्नि; आग; विस्तव; निखारा. ' जिन्हारीं आगी सुदली । तापत्रयाची । '—ज्ञा ३.२.५४. —**चा पुलाव**—पु. अति तापट, कटक मनुष्य. [ आग+पुलाव ] —**चा लोळ-कल्लोळ**—पु. १ आगीचा डोंव; झोत. २ मोटा, दांडगा प्रतिस्पर्धी; योद्धा. ३ ( ल. ) संतापी मनुष्य. —**ची जीभ**—स्त्री. अग्नीची ज्वाळा; अग्निजिन्हा-शिखा. —**चा विमा**—पु आगीमुळें कोणत्याहि मालमत्तेच्या होणाऱ्या नुकसानीबद्दल किंवा नाशाबद्दल मोबदला देण्याचा करार. —**ची वृष्टी**—स्त्री. १ तोफ, बंदूक यांचा मारा. २ ( ल. ) संकटपरंपरा. ' तिच्यावर सारखी आगीची वृष्टी होत होती. '—इंप ५६.

**आगी**—पु. शेवट. ' ( घाण्याचा बैल ) अंवातं फिरे लागवेगीं । परी पाहतां नलगे आगी । '—एमा २९.२३२. [ सं. अग्र=टोंक ]

**आगी**—स्त्री. ( कर्ना. ) पड जमीनींत प्रथमच पीक करताना उगवणारें रोपटें. [ का. अगे=कोंब; अंकुर ]

**आंगी**—अंगी पहा.

**आगीदुगी**—स्त्री. १ भानगड, चोंबडेपणा करून किंवा मध्ये तोंड घालून दुसऱ्यानें केलेला अपराध किंवा मूर्खपणा पुढें आणणें; चहाडी; आगलवेपणा ( अकरणरूपांत उपयोग व ज्या वस्तूवर क्रिया घडते तिची पृथी योजितात ). ( कि० काढणें, पाहणें, करणें, उकरणें ). ' मी कोण्हाची आगीदुगी पहात नाहीं. ' २ उगडेव; दुसऱ्याची पंचाईत; भानगड. ' बावा कोणी कांहीं करो, कोणी कोणाची आगीदुगी करूं नये. ' [ सं. आगस्; म. आग=अपराध, द्वि. ] **आगीदुगीत नसणें**—भानगडीत नसणें; उगडेवतीत, पंचायतीत न पडणें. **आगीभागी पडणें**—धोक्याच्या व दगदगीच्या धंयांत पडणें; गोत्यांत पडणें. [ सं. अग्नि; म. आग+भाग ]

**आगीन**—स्त्री. अग्नि; अग्नि ( अप. ) ' तिसऱ्या पानावरी जळते नित्य आगीन । '—स्वावण्या ( मसाप १.१.१. )

**आगीमण्यार**—स्त्री. मण्यार; सर्पीतील एक अतिउग्र, भयं-कर विषारी जात. [ आग+मण्यार ]

**आगीमाशी**—स्त्री. जंगलामध्ये सहा प्रकारच्या माशा अस-असतात, त्यांपैकी एक. ही चावली असतां दंष्ट्रा कृष्णवर्ण होऊन सवतो, सुजतो व पिकतो. ही माशी प्राण ह्राण करणारी आहे. [ सं. अग्नि+मक्षिका ]

**आंगु**—अंग पहा.

**आंगुठ**—पु. आंगटा. 'देवा धोत्राची नीरी। आंगुटेन चेषते पुढां।'—उवा १८४६. [सं. अंगुष्ठ]

**आंगुदान**—न. बाराव्या शतकांतील देवगिरीच्या राज्यांतील एक सोन्याचें नाणें. 'तीस तीस आंगुदानां दिधलिया.'—भाअ १८३६. पृ. ६३.

**आंगुल-गूल**—स्त्री.(व.) नांगराच्या बेलजोड्यांपैकीं शेवटची, पुखणी जोडी; आगली पहा. २ बेल्याच्या चाहोरांतील पुढ्या भाग. 'आंगुलीची जोडी हलकी असली तरी चालते.'—वि. (व.) आगुल्या; आगुली (आगली) हांरुणारा मनुष्य. [सं. अग्र+ल; म. आगल]

**आंगुल्ल**—वि. (गो.) कजाग; कर्कश (स्त्री, पुरुष); भांडसोर. 'तें झगडूं गंल्यार सामके आंगुल्ल।' [पोने. आंगुल्ल. तुळ० सं. अग्नि+तुल्य]

**आंगुल्ल**—न. १ आठ यव हंदींचें माप; आठ यव एकाशेजागीं एक टेवून जें प्रमाण होईल तें. २ बोटाच्या हंदींचें माप. [सं. अंगुलि]

**आंगुळी-आंगुळ-आंगोळी**—अंगुठी पहा.

**आगू**—पु. श्रौत यज्ञांत याच्या म्हणावयाच्यापूर्वीं म्हणावयाचा विशिष्ट मंत्र. [वे.]

**आंगूळ**—अगूळ, अगवळ पहा.

**आगे**—उद्गा. अग, अगे पहा.

**आंगे**—क्रि. (हिं.) पुढें. [सं. अग्र] ० **मांगे**—क्रि. पुढें मांगें; अंमळ पुढें अगर पाठीमांगें; याबाजूला अगर त्याबाजूला; जवळपास; इकडे तिकडे; अलीकडे पलीकडे (स्थळ, काळ संबंधीं). 'मागाल तेव्हांच रुपये देईल असें प्रमाण नाही, परंतु आंगेमांगे देईल, बुडविणार नाही.' 'तो श्लोक त्याच टिकाणीं कोटें आंगे-मांगे असेल.' [आगे; सं. अग्र; म. मांगे का. मगचु; प्रा. अगभो-मगभो.]

**आंगे**—क्रि. खुद्द; स्वतः; जातिनिशीं. 'तेचि वस्तु होये आंगे। या नांव साधक।'—दा ५.९.२१. [सं. अंग]

**आगेरू-रू**—अगरू (रोग) पहा.

**आगेरल**—न. १ (गो.) आग; विस्तव. 'त्येचा घराचेर आगेरल पडों.' [सं. अग्नि] २ (कु.) नारळाचें उष्ण तेल. [आग+तेल]

**आगेवान**—वि. पुढारी; दर वीस इसमांवाली नार्क. —डुक-राची शिकार ४. [सं. अग्रवत्-वान; सि. अगवाणु]

**आगो**—उद्गा. (कों. गो.) अग पहा. 'आगो, तूं थै वचूं नका.'

**आंगोगडी-ड्या**—क्रि. (कों.) प्रतियुक्तीवर निरनिराळा अन्वय होईल असें (वेणें, सांगणें). प्रत्येकीं; निरनिराळ्या व्यक्तींस स्वतंत्रपणें. 'एक जण कोण ते काम सांगा, आंगोगडी सांगू लागलां.

तर म्यां काय करावें.' 'सगळे गांवकऱ्यांस शंभर रुपये बक्षीस दिले, आंगोगडी दिले नाहीत.' [आंग+गडी]

**आंगोगडी-ड्या**—क्रि. १ आंगोगडी पहा. २ पुनःपुनः; वारंवार. [अंग+घट्टि-डि]

**आंगोज**—वि. मोटें; भयंकर; अगाध. 'भल्लें जड पडो भारी। जीवावरी आंगोज।'—तुगा ६६१. [सं. आ+गजू ?]

**आंगोट-टी-ठ**—स्त्री. पावसाळ्याचा आरंभ. अंगोट पहा. 'आंगोटी मेघ वणले।'—गीता १.२३९१. [सं. अग्र+वृष्टि]

**आंगोटणें**—मक्रि. (व.) आवरणें; ताब्यांत आणणें. 'बेल आंगोटले तेव्हां गाडी थांबली.' [सं. आकृष्ट]

**आंगोटता**—वि. (व.) आटोपशीर. 'त्याचा कारभार आंगोटता आहे.' [आंगोटणें]

**आंगोतली-थली, आंगुतली, आंगोती**—स्त्री. (कों.) कळ, चव्हेण यांच्या पानाचा शेवटचा—जेवणास उपयोगी पडेल असा भाग. दांडाळवत याच्या उलट. 'प्रादाकरितां चार आंगोतल्या पाहिजेत.' 'केळीच्या लांब लांब आंगोतल्या हींच त्यांचीं रुप्याचीं ताटें.'—पाव्ह १७. [सं. अग्र+दल]

**आंगोदर-धर**—अंगोदर-धर पहा.

**आंगोपती**—क्रि. अंगप्रती; वेगळाले, प्रत्येक जण आपल्या-पुरतें; स्वतंत्रपणें. 'ते चौथे भाऊ आंगोपती संसार करूं लागले म्हणून घर बुडालें.' आंगोगडी पहा. [सं. अंग+प्रति]

**आंगांस**—स्त्री. (कों.) उन्हाळ्याच्या सुरवातीचे दिवस. जेणे—आंगोटे=पावसाळ्याचा आरंभ. [सं. अग्र+उग्र=किरण; प्रा. उग्र; आग+उग्र]

**आंगोस्तर, आंगांस्ती**—अंगोस्तर—अंगोस्ती पहा.

**आंगोळ**—१ (कु. गो.) रातंबीच्या फळापासून होणारा रस; तांबडा रंग. अगूळ पहा. २ अगवळ पहा.

**आंगोळा**—(गो.) आगाळा पहा. [चि. गो. आंगोळो]

**आंगोळी**—अंगुळी, अंगोळी पहा.

**आग्न**—पु. आग; विस्तव. 'आग्न म्हणे आमुचें घर। भस्म करूं।'—दा १.१०.४६. [सं. अग्नि]

**आग्नेय**—वि. १ विस्तवासंबंधी; अग्निदेवतेसंबंधी. [सं.]—स्त्री. २ आग्नेयी (अग्निदेवतेची पूर्व व दक्षिण यांमधील) दिशा.

**आग्नेयी**—स्त्री. अग्नि-अधिष्ठित दक्षिण आणि पूर्व यांमधील दिशा. [सं.]

**आग्या**—पु. १ खाजरी; खाजकुहली; स्पर्श झाला असतां आग होणारी एक वनस्पति; पीतवर्णी. हिचीं जाईच्या पानासारखीं पाने असून सफेद रंगाचीं लहान बोंडें येतात; धान्याच्या शेंतांत हीं झाडे झाल्यास पीक जळून जातें. 'आग्या आणि काकूहिरी।'—दा ३.७.५. २ काजवा. अग्या पहा. ३ हुतेरा (कोळी); पाजस

कमी झाला असतां जोंधळ्याच्या पिकावर होणारा किडा. -कृषिवि १७४. ४ आगी माशी; मोहळाची माशी; चावणारा-आग करणारा (चावल्या-इसल्यानंतर) साप इ० प्राणी. -वि. १ आग करणारा; दंश करणारा. २ अतिशय रागीट; तापट, जहाल (मनुष्य, स्वभाव). [सं. अग्नि] ०घणस-घोणस-घु. ज्याने दंश केला असतां अंगाची आग होते असा घणस. ०झोर्टिंग-घु. आग्यावेताळ पहा. 'जाखाई जोखाई मायाराणी। मारको मेसको यक्षिणी। आग्याझोर्टिंग जखिणी। त्यांस भजोन जन बुडाले ॥' -हृ १३.६७. ०देवी-स्त्री. देवी (फोड्या)चा एक जाज्वल्य प्रकार. ०फुरसें-घु. (कु.) सर्पाची एक जात. ०विचू-घु. एक प्रकारचा विचू; काजव्यासारखा प्रकाशणारा. 'आगाया विचु झाला म्हणून काय कंठीच कवळावा।' -भज ८८. ०वेताळ-घु. १ आग लावणारा पिशाच्चांचा राजा. याचा एक मंत्र आहे. तो जपला असतां ज्या मनुष्याचा नाश कतेव्य असेल त्याच्या शरीरास किंवा मालमत्तस आग लागते. रात्री डोंगरावर इकडे तिकडे जाळ दिसू लागला असतां आग्यावेताळाचा संचार सुरू झाला असे म्हणतात. २ अति तामसी, तापट, तडफदार मनुष्य. 'आमचे रावसाहेब म्हणजे शुद्ध आग्यावेताळच आहेत.' ०सर्प-घु. एक सापाची जात. 'गगनी लागती ज्वाळ। आग्यासर्पे।' -दावि २४४. ०सोमल-घु. मनशीळ.

आय्यं फुरसें-न. (कें.) एक जातीचे फुरसें; सर्प. [आग्या+फुरसें]

आय्यं मोहोळ-न. आगीमाशीचे पोळे. [आग्या+मोहोळ]

आग्येल-न. (गो.) अभिवर्णाव; आकाशातून पडणारे आगीचे पाणी. [आग+तेल]

आग्रयण-न. नवीन धान्याचे भक्षण; नवीन तांदुळाच्या केलेल्या भाताचा स्थालीपाक (होम) करून तो भक्षण करणे. हा विधि आश्विन शुद्ध पौर्णिमेस करतात; नवाश्रष्टि. [सं.]

आग्रह-घु. १ जो हेतु किंवा जें मत एकदां झाले असेल तें बळकट धरणें; दृढमत; दृढनिश्चय. २ हेका; हृद. (कि० धरणें). 'ऐसियाहि करुं म्हणती तयांचा। आग्रहोचि उरें।' -ज्ञा ३.६३. ३ मिनतवारी; प्रार्थना; गळ घालणें; अगत्याचे बोलावणें किंवा आमंत्रण. (कि० करणें). ४ दुराग्रह; अनमान; हरकत. 'गज दस-सहस्र वधितां भीमभुजांला नसे ल्वायास। आग्रह करिति अशाच्या चरणौं त्वत्सुत कैसे लवायास।' -सोभीष्म ५.३१. [सं. आ+ग्रह] आग्रहास पेटणें-आग्रह धरणें.

आग्रहणें-अक्रि. आग्रह धरणें. 'आग्रहाल तरी सेवीन अग्र वैशानर।' -वसा ४२.

आग्रहायण-घु. मार्गशीर्ष महिना. [सं.]

आग्रहायणी-स्त्री. १ मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा. २ त्या पौर्णिमेस क्रावयाचा पाकयज्ञ (एक होमविधि). ३ (ज्यो.) मृगनक्षत्र.

शको. १. २८

आग्रही-वि. १ निग्रही; आग्रह धरणारा; हृदी; हेकेखोर. (विशेषतः निदान्यंजक अर्थानें उपयोग). २ चिकाटी-नेट धरणारा. ३ आग्रह करणारा; अगत्य दाखविणारा.

आग्रह-घु. (गो.) हरकत; विरोध 'हाजेर म्हगॅलॉ कांयूच आग्रह ना' [सं. आग्रह; तुल० पोर्तु. आग्रहो]

आग्रह-स्त्री. (व.) आळ. 'त्यानें माझ्यावर उगीच आग्रह घेतली.'

आंगळ-वि. (इं) इंप्रज किंवा इंप्रजी यासंबंधी. [इं. आंगले]

आंगलोइंडियन-वि. युरेगियन; हिंदुस्थानातील रहिवासी, हिंदुस्थानांत जन्मलेले, इंप्रज व हिंदू यांच्या मिश्रणानें उत्पन्न झालेले इंप्रज.

आंगळ-न. (व.) सत्रा.

आघ, आघटी, आघटें-आग-टी-टें पहा.

आघरू-(प्र.) अग्ररू, आगरू, अग्ररू पहा.

आघवा-वि. एकंदर; सर्व; अवधा. अघवा पहा. 'म्हणजनि अपाडु हें आयवें। निर्धारितां।' -ज्ञा. १.६९; 'असत्य हे माया म्हणतां प्रत्यक्ष। मायेचा हा पक्ष दृश्य आयवें।' -ब १६५.

आघळ-घु.स्त्री. दाराचा अडसर; अगळ पहा. [सं. अर्गला]

आघळणें-आघाळणें पहा.

आघा-वि. १ सर्व; अवधा; अघवा पहा. २ अघा पहा.

आघाट-ण-णें-पुन. सीमा; हद्द; मर्यादा; चतुःसीमा. 'भूत-ग्रामांचे आघाट चिरिले चारी' -ज्ञा १३.४५. 'एसि आघाटणे चिआ।' -शक १२८९ तील यादवांचा नागांव येथील शिलालेख (ग्रंथमाला पु. ६) [सं. आघाट-हद्द; मर्यादा]

आघाटी-स्त्री. एक तंतुवाद्य; किनरी; एकतारी. 'रंगानति अे तूं घई आघाटी। गाई स्वरांचा पडिमटी।' -शिद्यु ६९.७. [वै. आघाटि (ऋग. १०.१४६.२)]

आघाडा-डी, आघेडा-आघाडा-डी, अघडा पहा.

आघात-घु. १ तडाखा; शुद्धा; चपेटा; धक्का; प्रहार; मार. 'माया करुणा हे करिते बहुत। किती सोसूं या जगाचे आघात।' -तुगा ११९. २ वधस्थान. ३ (यंत्र.) चलनयुक्त पदार्थ दुसऱ्या पदार्थास जो धक्का देतो तो. -यंमू २११. [सं. आ+हृत्]

आघार-घु. कोणत्याहि होमांत मुख्य देवतेसंबंधी याग होण्यापूर्वी अभिस्त्र्यंडिलाच्या वायव्य कोपऱ्यापासून आग्नेय कोपऱ्यापर्यंत एक व नैर्ऋत्य कोपऱ्यापासून ईशान्य कोपऱ्यापर्यंत एक अशा संतत धार धरून दोन तुपाच्या आहुति देतात तो. [सं.]

आघारी-स्त्री. शुद्ध लोक धाड्याच्या वेळीं पितरांना उद्देशून अग्नींत तुपाची किंवा भाताची आहुती देतात ती; किंवा कावळ्यास काकबळी (भाताचा पिंड) देतात ती. [सं. आघार]

**आघाळणे**—क्रि. वस्त्र वगैरे खळवळणे, पिळणे, चुबकणे. [ सं. आ+झाल्; आ+घळ ( ध्व. ) किंवा का. अगळु; अगळ=हालविणे ]  
**•पाघ(घा)ळणे**—खळवळणे.

**आघिवळा, आघिवळी, आघीदुग्री, आघीमण्यार**—  
 आगिवळा, आगिवळी, आगीदुग्री, आगीमण्यार पहा.

**आघी-आघीमाशी**—आगीमाशी पहा. म्ह० मेले मेटकं  
 आघीस भीत नाही.

**आघोट**—आगोट, अगोट पहा.

**आंघोळ-आंघुळ**—अंघोळ-अंघुळ पहा.

**आच्या**—आग्या; हा व यापासून साधलेले शब्द आग्या  
 खाली पहा. **•वाघळी**—स्त्री. वाघळी नांवाची समुद्रांतील माशांची  
 एक जात.

**आघ्ये**—न. १ ( कों. ) मधपाशांचे पोल्ले; आग्ये मोहोळ  
 [ आग ] २ आग्या; मधमाशा; आगीमाशी. [ सं. अग्नि; म. आग ]

**आघ्रघ-आघ्रो**—आग्रह पहा. [ सं. आग्रह अप. ]

**आघ्राण**—न. वास घेणे; हुंगणे. [ सं. ]

**आघ्रात**—वि. वास घेतलेले; हुंगलेले. [ सं. ]

**आंच**—१ विस्तवाची झळ; धग; शोक. २ विस्तवाची उष्णता  
 ( शिजविण्याकरिता, भाजण्याकरिता, औषधे, धातु वगैरे वितळ  
 विण्याकरिता ). ' विस्तवाची आंच लाविली म्हणजे धातूंचा रस  
 होतो. ' ( कि० देणे ). ३ ( ल० ) काळजी; चिंता; धागधुग; सावध-  
 गिरी. ( कि० लागणे ). ' गंगाधराला संसाराची आंच लागली. '  
 ४ धक्का; धसका; भीतियुक्त मनाची स्थिति; भय; भीति. ( कि०  
 बसणे ). ५ ( ल. ) बोट भाजणे; जवळ जाणे; हात पोळणे;  
 ( एखाद्या धाडसांत किंवा उलाढालींत ) तोटा येणे. [ सं. अचिस;  
 हिं. बं. आच; का. इचु ] **•बसणे-लागणे-पोळणे-चटका बसणे;**  
**डाग दिला जाणे. -चीत असणे**—धाकांत-दराऱ्यांत असणे.

**आचकट**—अचकट पहा.

**आंचकणे**—उक्ति. १ जोरात ओढणे; हिसका देणे; हिसडणे,  
 २ तोडणे; खुडणे; सोलणे. ३ लुबाडणे, हिसकणे. ४ ( अश्लील )  
 \*उपटणे, अविचकणे. [ सं. अंच=जाणे; वांकविणे ]

**आंचका**—पु. १ एकाएकी चलाखीने ओढणे; ताण; खेंच;  
 हिसका; एकदम दिलेला धक्का. ( कि० देणे ). २ भीतीचा धक्का;  
 धसका. ( कि० बसणे ). ३ झटका; कंप. [ सं. अंच्. का. अंजिके=  
 भय ? ]

**आचकूड, आसकूड**—पु. ( व. ) बैलगाडीचा आंख; आस.  
 [ सं. अक्ष; सं. आंस ]

**आचकूल**—वि. ( गो. ) जायबंदी; लुटा. अचकूल पहा.

**आचकोन**—पु. ( वास्तुशास्त्र ) ( अप. ) आचकोन; दोन शेज.  
 रच्या कमानी एकाजागी मिळतात त्या जागी होणारा कोन;  
 स्प्रिंजर बरील कोन [ इं. आचकोन ]

**आचंगणे, आचांगणे**—अचांगणे पहा.

**आचंगुल**—वि. कृपण; अचंगळ पहा. ' हीन आणि कृत्रिमी ।  
 रोगी आणी कुकमी । आचंगुल आणी अधमी । वासना रमे । '—दा  
 २. ३. १४. [ अ+चंगळ ]

**आंचणी**—स्त्री. आंच २ व ३ अर्थ. [ आंच. ]

**आंचणी**—स्त्री. ( कों. ) ओटी; ज्या घरी लग्न वगैरे असेल  
 त्या घरच्या बायकांची ओटी भरण्यासाठी हळद, कुंकू, खण,  
 नारळ, अक्षता इत्यादि साहित्य तबकांत भरून नेतात ती. [ सं.  
 अचन; किंवा अंच=पूजणे; प्रा. अन्नण ]

**आंचणी**—स्त्री. रवीने घुसळण्याची दोरी. [ सं. अंच=वळविणे ]

**आंचणे**—( गो. ) जमीन तयार करणे; जमिनीचा पोळवण  
 घालविणे. [ गो. आंचप. सं. अंच जाणे; फिरविणे ]

**आचंद्रार्क**—अ. सूर्य, चंद्र आकाशांत आहत तोपर्यंत; शाश्वत;  
 चिरकाल; निरंतर; यावचंद्रदिवाकरी. [ सं. आ+चंद्र+अर्क ]

**आचपळ**—अचपळ पहा.

**आचंबणे**—अकि. ( व. ) आश्चर्यचकित होणे; अचंबा वाटणे;  
 नवल वाटणे. [ अचंबा ]

**आचंबा**—अचंबा पहा.

**आचमन**—न. १ धार्मिक कृत्याच्या आरंभी शरीरशुद्धयर्थे  
 उजव्या ( गोकर्णाकृति ) तळहातावर पाणी घेऊन तें मंत्र म्हणून  
 पिणे, असे तीन वेळ मंत्रासह पाणी पिऊन चौथ्या वेळी दोन्ही  
 हात धुणे. या सर्व विधीस आचमन म्हणतात. कर्माच्या शेवटीहि  
 दोन वेळ आचमन करतात. त्याप्रमाणे भोजनानंतरहि आचमन  
 करतात. ' आचमन करून सागर । उदरामार्जी जिरविला ॥ ' **•देणे**—  
 आपोष्णी घालणे. ' कर वाहेना तुला आचमन शुद्धाला द्याया । '  
 -विक १. २ ( ल. ) एकदम गट करणे; आचमनासारखे पिऊन  
 टाकणे; मुखरोग नाहीसा करण्यासाठी बाभळीच्या सालीच्या काळ्यांत  
 तुरटी, मध घालून त्याच्या गुळण्या करणे. [ सं. आ+चम ] **•पळी**—स्त्री.  
 संध्येची पळी.

**आचमनीय**—वि. आचमन करण्यास योग्य ( पाणी ).

**आचरट**—अचरट पहा.

**आचरण**—न. १ वतणूक; वागणूक; विधि; एखादे कृत्य  
 करणे—पार पाडणे. २ व्रत; नियम; चाल; आचार; रीत; रिवाज.  
**•करणे**—बहुकृत्य चालणे; नियम पाळणे; आचरणे; अभ्यासणे.  
 [ सं. आ+चर् ]

**आचरणीय**—वि. १ आचरण करण्यास योग्य; पाळण्यास  
 योग्य ( उपास, व्रत, विधि इ० ). २ अनुसरणीय; अनुसरण्यास  
 योग्य; करणशालाक.

**आचरणे**—उक्ति. १ आचरण करणे, टेवणे; वागणे. ' बहिणी  
 म्हणे ऐसे अक आचरित । तयासी भगवंत जवळीच । '—ब ५४०.

२ चालविणे; करणे; उरकणे; अभ्यासणे. 'ज्या अंगना कधि न आचरित्या तपाते ॥' [ सं. आ+चर् ]

**आचर्य**—न. ( खा. ) आश्रय. [ सं. आश्रय अप. ]

**आचरित**—वि. १ आचरलेले; पाळिलेले ( व्रत, काम ); अभ्यासिलेले; अनुसरलेले—न. १ वर्तणूक; वागणूक; आचरण. २ ( कायदा ) कर्ज बसूल करण्याचा एक प्रकार—ऋणकोच्या दारांत उपाशी बसणे.

**आंचवणे, आंचविणे**—अंचवणे पहा. [ सं. आचमन ]

**आंचळ**—ळी—अंचळ—ळी पहा.

**आचांगळी**—वि. वाईट, अमद, निंदात्मक. अचांगळी पहा.

'आचांगळी अधिक शब्द । ऐकून उठिला वीर गद ।'—एरुस्व ९.४. [ अ+चांगळ ]

**आचार**—न. लोणचें; अचार पहा.

**आचार**—पु. १ श्रुति-स्मृतींना अनुसरून वर्तन—वागणूक; विहित आचरण; शास्त्रशुद्ध वर्तन. म्ह० दोन प्रहर आचार, नंतर अनाचार=चारा वाजेपर्यंत धर्माचरण करून नंतर विषयासक्त होणे किंवा दोन प्रहरपर्यंत धर्म कर्म केले तर तो आचार व त्यानंतरचा अनाचार समजला जातो. २ ( सामा. ) व्रत, वागणूक; राहाणी.

सामाशब्द—शिष्टाचार; दुराचार; लोकाचार; कुलाचार; सदाचार; आचार—प्राप्त-युक्त-शील-प्रिय-वेत्ता; आचारानुमत-गुरुपद. [ सं. आ+चर् ]

**०पद्धति**—स्त्री. वागण्याची चालरीत; नेहमींचे आचरण; वर्तनक्रम; राहाणी. **०व्रत-वान-शुद्ध-संपन्न**—वि. १ कुळधर्म व कुलाचार व इतर रीतीभाती वक्शरी व शुद्ध रीतीने आचरणारा; सद्गतीनी. २ योग्य; रीतीप्रमाणे. 'केवळ सलग्नीच्या मनुष्याबरोबर जरी देवदेव करणे झाले तरी खतपत्र करून करावे, कांहीं कोणताहि व्यवहार आचारशुद्ध असावा.' **०प्रसिद्ध**—वि. लोकसुद्धीतील; शिष्टाचाराचा; शिरस्तेवाईक. [ सं. ] **०अष्ट-वर्जित-हान**—वि. विहित धर्मकृत्ये न करणारा, न आचरणारा; अनंगल, वेशिस्त; धर्मलेड; अनाचारी. **०भ्रष्टो**—वि. आचारभ्रष्ट ( अशुद्ध. रूप ). म्ह० आचारभ्रष्टी सदा कष्टी. **०वारणे**—( गो. ) अमंगळ; अमद [ सं. आचार + विहीन ] **०विचार**—पु. शास्त्रविहित असे ऋजाचार, धर्माचार, विधि. मंत्रदायशुद्ध आयुष्य घालविण्याचे मार्ग, नियम, शिस्त, मर्यादा इ०; शास्त्रोक्त आचार विचार. 'शहरांत राहिले असतां तादृश आचारविचार रहात नाहींत.'

**०शील**—वि. आचारसंपन्न; सदाचारी. **०शोधक**—वि. सदाचार व अनाचार यांचे परीक्षण करणारा, विवरण करणारा.

**आचारी**—पु ( प्र. ) आचार्य. १ गुरु; उपद्रष्टा; उपदेश करणारा. 'जैसी तैसी असो पुढिलोके सोई । धरिती हातीं पायीं आचारिये ॥'—तुगा ११.०३. रामाचारी, कृष्णाम्माचारी वगैरे नांवांत आचारी हे पद आचार्यांचे अप. असते. [ सं. आचार्य. ] २ स्वयंपाक करणारा; स्वयंपाकी; दुसऱ्याच्या घरी स्वयंपाक्याची नोकरी

करणारा ( विशेषतः ब्राह्मण जातीचा ). [ सं. आचार्य ] **०पाणक्या**—पु. १ स्वयंपाक करणारा व पाणी भरणारा. २ ( ल. ) जड बुद्धीचा; अशिक्षित, ठीक्या माणूस.

**आचारू**—पु. आचार; वागणूक. 'येह आचारू जो परावा । तो देखतां कीर बरवा ।'—झा ३.२२०.

**आचार्य**—पु. १ उपनयन करणारा, वेदमंत्र शिकविणारा गुरु. २ उपाध्याय; धर्मकृत्ये चालविणारा; भटजी; पुरोहित. ३ धार्मिक पंथाचा संस्थापक, प्रवर्तक उ० मध्वाचार्य; रामानुजाचार्य. ४ अध्यात्मज्ञान करून देणारा. 'जे जाणणे या आध्वेयांचां गांवीं । गुरुत्वाची आचार्यपदवी । जें सकळ गुण्यांचा गोसावी । पवित्रां रावो ।'—झा ९.४७. ५ पंडित; निष्णात या अर्थी नांवाच्या पुढे लावण्यांत येणारी पदवी; प्रोफेसर. जसे—राधवाचार्य; व्यंकटाचार्य इ०

६ ( ख्रिस्ती ) मिनिस्टर याचा पर्याय; ख्रिस्ती लोकांचे धर्मविधि, संस्कार व उपासना चालविणारा दीक्षित; ख्रिस्ती धर्मोपाध्याय; सेवक. 'कोणी कारण न दाखविल्यास आचार्यांनि वधुवरांच्या आसांना पुढे बोलावून याप्रमाणे उपासना करावी'—उपासनापद्धति ३१;—ईवि १३८. —साप्रा. ६८. इ० ७ ( उप. ) आचारी; स्वयंपाकी. ८ आय शंकराचार्य; किंवा त्या पीठावरील अधिष्ठित व्यक्ति.

'आचार्यस्वामीची साजे उपमा ।'—सप्र २.९९. **०वरण**—न. धार्मिक कृत्यासाठीं आपल्या अंगत्वांनि यजमान एखाद्या उपाध्यायाची धार्मिक पद्धतीने योजना करतो तें; पौरोहित्य. 'कश्यपा दीधले ब्रह्मासन । दत्तात्रेया आचार्यवरण ।'—कथा २.१४.६०. [ सं. आचार्य + वृ ] **आचार्यापास्ती**—स्त्री. गुह्रिंबा; आचार्यांची पूजा. 'ते आचार्यापास्ती । प्रकटिजल तुजप्रती ।'—झा १३.३००.

**आचावाचा**—आचावचा पहा. 'काम वाडे अय वासनेच्या द्वारे । सांडावे ते धीरे आचावाचा ।'—तुगा २८०३.

**आचिरकाय**—स्त्री. ( गो. ) कल्पना; अंदाज; अटकळ.

**आंची**—अंची पहा.

**आचीर**—न. ( क. कुण. ) आश्रय. [ सं. आश्रय अप. ]

**आंचुंक-चौक, आंचेवक-बुक**—( गो. ) अंचवणे पहा.

**आचुडमूळ**—वि. आमूलग्र, संबंध. 'मग देखों लागे सकळें । आचुडमुळें पीतवणे.'—एमा ५.१७४. [ सं. आ+चुडा+मूल ]

**आंचुंबित**—अंचुंबित पहा.

**आचुळ-चूळ, आंचूळ**—पु. १ गुणचें थान; सड; आंचळ. २ ( विणकाम ) विणून झालेल्या कापडाचे उरलेल शेवटें । धागे, ज्यास नवीन ताणा ( विणावयाच्या मुताचे उमे धागे ) जोडतात ते. या व इतर अर्थी अचळ; अंचल पहा. [ सं. अंचल ]

**आचूक**—अचूक पहा.

**आचोज**—न. नवल; आश्रय; अचोज पहा. 'नंद नंदन हा आचोज आंबुला वो'—निगा ६५. [ सं. आ+म. चोज ]



**आचांद्रा, आचुंद्रा**—वि. १ पिचक्या किवा चिपड्या-डोळ्याचा; अशु दृष्टि असलेला; २ (ल.) बावळ्या मुद्रेचा. [ सं. आ + तंदा = चंद्रा ]

**आचकलें**—वि. (गो.) एकटें; एकलें.

**आच्छन्न, आच्छादित**—वि. १ झांकलेलें; वर पसरलेलें; व्यापलेलें. २ लपविलेलें; गुप्त; गुपित. [ सं. आ + छद् ]

**आच्छरिय**—न. (गो.) आश्रय; नवल. [ सं. आश्रय अप. ]

**आच्छा**—अच्छ पहा.

**आच्छादक**—वि. १ झांकणारा; पसरणारा; व्यापणारा. २ लपविणारा; गुप्त ठेवणारा. [ सं. ]

**आच्छादणें**—उक्ति. १ झांकणें; पांघरूण घालणें ( वस्त्र वगैरेनी वस्तू ह्. ) २ छपविणें; लपविणें. [ सं. आ + छद् ]

**आच्छादन**—न. १ झांकणें; पांघरूण घालणें; आच्छादणें; व्यापणें; लपविणें; छपविणें. [ सं. ] २ गुप्तावस्था, गुप्त स्थिति; गुप्त असणें. ३ ( सामा. ) झांकण; पांघरूण; कपडे; वस्त्रप्रावरण. ४ आच्छादनाचें साधन; जमे- तरवागीचें म्यान; घराचें छप्पर; क्रीडकां वरील कोरा. ह्. ०

**आच्छुरित**—न. ( अंगहार ) ( नृत्य. ) उजव्या हातातें नूपुरकरण करणें, त्रिक फिरविणें व मग व्यसितकरणांतील हात करून त्रिक फिरविलेले नीट वरगें, नंतर उजवा पाय अलातक करून त्याच पायानें सूची वरगें व शेवटीं करिहस्त व कट्टिच्छिन्न करणें. [ सं. ]

**आच्याव**—पु. (गो.) कांचेची बरणी. [ पोट्टे. आशाव ]

**आच्यावाच्या**—अचावचा पहा. ' आच्यावाच्या बोलवितां । ज्यासीं त्यासीं ॥ '—दा १३.९.१६.

**आज**—अज पहा. हा शब्द व त्यापासून झालेल्या म्हणी-उ० आजी नसणें इत्यादि, अर्जी शब्दाखालीं पहा.

**आज**—क्रि. वर्तमान, चालू दिवस—काळ; या शब्दापुढें बहुधां दिवस शब्द येतो. जं—आजचा दिवस. [ सं. अद्य; प्रा. अज्ज; सिं. अजु; हिं. गु. आज; वं. आइज; पं. अज्ज; गो. आज ] **उद्यां**—क्रि. पुढें ढकलणें; लांबणीवर टाकणें. ( क्रि० करणें ). ' त्याचें आज उद्या दोन वर्षें चाल्लें. ' **काल**—क्रि. चालू काळ; आतांशा; सांप्रत; या दिवसांत; सध्या; हल्लीं; सांप्रतकाळीं. ' दीन-गरीब याचा समाचार घेणारा आज काल फोण आहे बाबा ! ' **तेव-तागाइत-यत, -पर्यंत**—क्रि. या दिवसापर्यंत; आज पावेतो. **दिन-पर्यंत**—क्रि. आज पावेतो. **दिवशीं**—क्रि. १ गुदस्तां किवा मागें या दिवशीं. २ आज; आजच्या दिवशीं. **लग्न**—क्रि. ( हा शब्दप्रयोग फक्त लिहिण्यांतच उपयोगांत येतो, बोलण्यांत नाही ) आतां पर्यंत. [ अच + लग्न ] **ला**—क्रि. वि. १ आज; आजच्यासाठीं, कतां. ' मला आजला खर्चावयास काहीं रुपये पाहिजेत. ' २ आजच्या दिवशीं; एव्हाना. ' मुंज झाल्यापासून जर अध्ययन केलें असतें तर आजला पंडित झालों असतो. ' **वर-**

**वरी-वेरी-वैरी**—क्रि. आजपर्यंत; हा काळ पावेतो. **वर्षीं-वर्ष-वर्षीं**—क्रि. ज्या काळास आज वर्ष झालें तो काळ दाखविणें या अर्थी; तो दिवस; ' आजवर्षीं आम्हीं पंढरीस गेलों होतो. ' [ आज + वर्ष ] **म्ह०** १ आज माझा उद्यां तुझा=चालू घडीस काम करून घेणें, उद्यांवर न टाकणें. २ आज अमीर तर उद्यां फकीर.

**आजगर**—अजगर पहा.

**आजगा-गो**—( गो. ) माता ( साळी ) ची एक जात.

**आंजणी, आंजिणी, आंजणवाडी**—स्त्री. ( कों. ) रांजणवाडी; डोळ्याच्या पापणीस होणारा एक फोड-पुळी. [ सं. अंज = काजळ घालणें; अंजनावती ]

**आंजन**—पु. १ अंजन पहा. २ अंजनीपुत्र मारुती. [ सं. ]

**आजन्म**—क्रि. १ जन्मापासून; जन्मप्रभृति. या शब्दाच्या ऐवजीं **आजन्मपर्यंत, आजन्मापासून, आजन्मप्रभृति, आजन्मांत** ह्. ० शब्द चुकीनें योजतात. [ सं. आ + जन्म ] २ ( चुकीनें ) मरणापर्यंत; जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. जसें—आजन्मसेवक=लाइफमेंबर. ' मी आजन्म ब्रह्मचारी राहणार ! '—मु. ५१.

**मरण( णें )**—क्रि. जन्मापासून मरणापर्यंत.

**आजन्मतः**—क्रि. १ जन्मापासून. २ ( चुकीनें ) मरणापर्यंत; आमरण.

**आजन्मांत**—क्रि. १ जन्मापासून आजपर्यंत; आजतागायत. २ सर्व आयुष्यांत.

**आजम**—पु. ( व. ) सामर्थ्य; अजम पहा. ' तुमच्यांत तर आजम नाही. '

**आजमा**—पु. अजमोदा; ओवा; अजमोदा पहा.

**आजमावणें**—अजमावणें पहा.

**आजमावा**—अजमाव पहा. —वामन विराट ८.३१. ( शर. )

**आजमास**—अजमास पहा.

**आंजरली, आंजुली**—आंजणी पहा.

**आजराहे**—अज्राहे पहा.

**आंजली**—अंजली पहा.

**आजवळ**—आजूळ पहा. ' राम म्हणे वत्से ! तूं आजवळा पावलीस न वनांत. '—मो उद्योग. १३.८;—मोवन ६.५३.

**आजस्वारी**—अ. ( आज स्वारी असुक मुक्कामीं आहे वर्गरे मायना ) लष्करांतून; स्वारीमधून ( हुद्दम निघतो कों=आज्ञापत्र निघतें जें ). जुन्या कागदपत्रांत हा शब्द आज्ञापत्राच्या आरंभी लिहितात. [ फा. अज्ञ=पासून+स्वारी ]

**आजा**—अजा पहा. ' वधिलें कैसें धनार्थ आज्याला '—मोभीष्म १.२४. **म्ह०** १ आज्ञा मेला नातू झाला=एकाच्या जागीं दुसरा आला. २ आज्यास नातू शिकवितो.

**आजागुरु**—अजागुरु पहा.

**आजात-द**—वि. स्वतंत्र; मुक्त. अजात पहा. 'यांच्या मुलां-माणसांचे चालवून (त्यांस) आजात करावे.'—एफ्ट १.२२. [फा. आझाद् = स्वतंत्र]

**आजादी**—स्त्री. स्वातंत्र्य. [फा. आझादी]

**आजादेवी**—स्त्री. एक क्षुद्र देवता (शूद्रादिकांची). [अजा+देवी]

**आजानुबाहु**—वि. उभा राहिला असतां ज्याचे हात गुडच्या-पर्यंत पोचतात असा (मनुष्य). 'एके आजानुबाहो नृपनाथा ।'—एभा ३.७६. [सं. आ+जानु+बाहु]

**आजाबा**—आजोबा पहा.

**आंजाम**—अंजाम पहा.

**आजार**—पु १ रोग; दुखणे; व्याधि. २ (ल.) उपद्रव; पीडा; जुलूम; त्रास. 'त्याणीं रथेसे काडीचा आजार यावया गरज नाही.'—रा ८.२४. [फा. आझार; तुल. सं. आ+ज्वर]

**आजारणे**—अकि. आजारी पडणे; नादुरुस्त होणे; तंदुरस्ती नसणे. 'जोड्यापरी तुज धड बनवावे, आजारगी तू नित ।'—षड्याळ कविता (विवि. १९२२ डिसेंबर)

**आंजारणे**—अंजरणे पहा.

**आजारी**—वि. दुखणार्थ; रोगी; पीडित; वेमार; व्यथित. [फा. आझार; तुल. सं. आ+ज्वर]

**आजास**—(कों. कु.) आज पहा.

**आजि**—आज. 'आजि या म्हण रामयामी । आणि तू आतां ।'—लक्ष्मीनारायणकल्याण नाटक (शके १६०४.) 'प्रसन्न नाहीं मन आजि तुझे ।'—सारूह १.१०. **०च्याने**—क्रि. आजपासून; यापुढे. 'काकुळती येती हरी । म्हणे आजिच्याने मी न करी चोरी ।'—ह ९.७०. [सं. अज. म. आज]

**आजि**—पु. रण; समर; युद्ध. 'कथिलें तेंमेचि तुझे विजये मज आजि आजि-दक्षाते ।'—मोद्रेण ११.२४. [व. आजि=शर्यत, युद्ध]

**आजिजी**—अंजिजी पहा.

**आजिमांय**—स्त्री. (गो.) आजेसामू.

**आजिमांव**—पु. (गो.) आजे सासरा.

**आजी**—अजी पहा.

**आजी**—क्रि. आज. 'आजी जरी ते असती । तरी मजला कदा न विशंभती ।'—दा ३.४.३६. [सं. अज]

**आजीआजी करणे**—अजीअजी करणे पहा.

**आजीज**—वि. दोन. अजीज पहा. 'मारतां मारतां मरावे परंतु केवळ आजीज होऊं नये.'—भाव ७. [फा. आजिज=जीन]

**आजीबाई**—स्त्री. अजी, अजीबाई पहा.

**आंजीमांजी**—पु. (कु.) लपंडाव खेळ.

**आजीव**—क्रि. जन्मभर; मरणापर्यंत; आयुष्यभर. उ० आजीव सभासद-लाईफमॅम्बर. (इं) [सं.]

**आजीवक**—पु. १ भिकारी; भिक्षुक. २ एक धर्मपंथ; अस्तित्व मुरारे ख्रिस्तपूर्व ६ वें शतक. [सं.]

**आजीस**—स्त्री. (कों.) आजि.

**आजीसबब**—क्रि. या कारणास्तव-साठी; अजीसबब पहा. [फा.]

**आजु**—क्रि. (गो.) आज. 'आजुच संपले पूण;'

**आजुनि-आजून**—अजून पहा.

**आजुरदा-आजुरा-आजुर्दा**—वि. खिन्न; दुःखी; धमी. अजुरदा पहा. 'रामा नापास धाव्यामुळे आज तो फार आजुर्दा आहे.'

**आजूद**—न. (गो.) वस्ति; एनिमा; पिचकारी. आज्यूत पहा.

**आजूबाजू, आजूबाजूस**—क्रि. आसपास; भोंवताली; समोवताली; जवळपास; शेजारी. 'बेल शेतानं नसला तर तेशेच आजूबाजूस कोटे असेल पहा.' [बाजू द्वि.; फा. बाजू=हात द्वि.]

**आजूळ-आजोळ**—अजूळ पहा. **०वंशु**—पु. मातामहाचा वंश.

**आजेगुरु**—अजागुरु पहा.

**आजेचीर-वाण**—अजेचीर पहा.

**आजेसासरा**—पु. सामन्याचा किंवा सामूचा बाप; बायकोचा किंवा नवऱ्याचा आज्ञा; आज्ञेसामूचा नवरा. [आजा+सासरा]

**आजेसामू**—स्त्री. सासऱ्याची किंवा सामूची आई; बायकोची किंवा नवऱ्याची आज्ञा; आज्ञेसामूच्यानी बायको. [आजा+सामू]

**आजांबा**—पु. १ वापाचा किंवा आईचा बाप. २ वृद्ध मनुष्यास आदरार्थी म्हणतात. [आजा+बा]

**आजारा**—पु. १ कटकट; त्राम (जास्त कामाचा वंगरे). अजोरा पहा. २ विनाकारण लागणारा खर्च. [फा. आझुर्दा]

**आजोवळ, आजवोळ**—न. (गो.) आजोळ. 'त्ये कां आजवोळ आसामुं ?'

**आजांळा-ला, आजवळा-ला**—अजवला पहा.

**आज्माईश**—पु. परीक्षा; प्रत्यय. अजमावणे पहा. 'एक वेळ आम्ही स्नेह म्हटला तेथे चाल कमी पडती याचा आज्माईश नबाब साहेब यांस अथाप नाही.'—रा १९.१०१. [फा. आज्माईश]

**आज्य**—न. १ शेळीचे तूप. २ (सामा.) तूप (गाय, म्हंस इ०चे). 'आज्य मी ममिधा । मंतु मी हवि ।'—झा ९.२६७. —वि. शेळीमंथणी. [सं. अजा]

**आज्याबा**—आजोबा. 'मामाजीम म्हणमि, तें न म्हण आयें आज्याबा ।'—मोआदि ३२.७२. [आजा+बा]

**आज्यूत**—न. (गो.) एनिमा; वस्ति. 'ताका दिसपट्टे आज्यूत घेवपाची संवय आसा.' आजूद पहा

**आज्ञान**—न. (मशीदीच्या मनो-यावर उभे राहून केलेले) नमाझ पठण्यासाठी बोलावणे, हाकामारणे. [फा. आवाझिदन्.]

**आझूइ**—आझुणी, **आझूई**—ई, **आझूण**—णु—न—नि, **आझौनि**—क्रि. अजून; अयापि. 'अगा! जी हवीकेशी आझूइ क्तिती चाळविशी।'—शिद्यु. ७८. 'आझूई उजगरा क्तिती। कराल तुम्हीं।'—शिद्यु १२२. 'आझौनि सांडोनि अहंकाराते।'—दाव. ३७६. [अजून]

**आझोडणे**—क्रि. चांगले झोडणे; टोकणे; मारणे. 'विकारें विचारातें आझोडी।'—भाए १८२; १९५; ४३७. [सं. आ=आस-मंतात्+म. झोडणे]

**आट**—स्त्री. अट पहा. १ हट; हेका. 'नाहीं चाखून कोणी पाहिले वृथा आट धरणे। ईद्रास पाहिल्यामुळे भंग्र धरणे.' प्रला. १९२. २ (ना.) मिजास; अभिमान; पीळ; ताडा; दिमाख. ३ वेडा; वळसा; पीळ. 'भोतरु भरला आटा। भादि शेखाचे या सेवटा'—क्र. ९२. ४ अडचणीची जागा; आडघाट. 'मार्गे रोधिला देखोनी आट। मार्गेस्थातें मांडिला अनर्थ।'—सुवन ७. १७९. [का. अड; म. अट]

**आट**—पु. संताप; त्रास; अटअट पहा. [सं. आत; प्रा. अट]

**आट**—स्त्री. १ घारगे मऊ होण्यासाठी कण्या उकडून त्यांत पीठ घालून तयार करतात ती; शिजलेल्या तांदुळाच्या कण्या. २—पु. आटबेलेला पदार्थ. 'बधाचा वळसा। चंतन्याचा आट भवे जैसा।'—शिद्यु ५९५. ३ आटणी. ४ (ल.) नाश; शवट. 'विकळ देखोनि दळभार। मागधवीरीं केला मार। आट भविन्नला थोर। हाहाकार उठिला॥'—एरुव १०. ४२. [का. अट्टु=शिजविणे; म. आटणे]

**आटक**—न. (कों.) करवंदासारखे एक फळ. हे पिकल्यावर आंत-बाहेर लालसर होते.

**आटक**—न. (गो.) नारळाचा वाळलेला गोटा; पाणी आटलेला नारळ. [का. अट्टु=आटणे]

**आटक**—स्त्री. कैद; प्रतिबंध; अटक. पहा.

**आटकमाटक**—१ लहान मुलांचा एक खेळ. या खेळांतील गाणे—'आटकमाटक। चने चाटक। चने झाले गोड गोड। त्यावर बसला। रामजी पोर। रामजी पोराचे हातांत। तुळशी माळा एक एक हात फुल्ल्यो॥'—रांजणांवां म्णून एक गांव आहे, त्याला लावून असलेल्या डोंगरावर उंबर व मत्तीसारखीं मोठालीं झाडे व चत्तीसारखी व बाभुळीचीं लहान झाडे दाट उगवलेली आहेत. तेथे उन्ही पडते. पाऊसहि थोडाबहुत पडतो. तर मग पीक कां बरे आले नाही.—चित्रमयजगत (डिसें. १९१६) कानडेंत या खेळाला अंतकमंटक म्हणतात. [का. अत्ति=उंबरचां झाड; मत्ति=एक झाड]

**आटकळणे**—अटकळणे, अडखळणे पहा.

**आटका**—पु. (क.) आठ बियांचे फळ. [अटक]

**आटंका, आटंका**—अटका पहा.

**आटकाटी**—स्त्री. (गो.) आडकित्ता. 'आटकाटेन मात्सा बॅडों कातरून दी'

**आटकांड**—न. (क.) ज्यांतील पाणी आटत आले आहे असे डबकें. [का. अट्टु=आटणे+म. कुंड]

**आटंकाळ**—अटंकाळ पहा.

**आटकी**—स्त्री. १ अटकी पहा. २ आठ माणसांचा समुदाय; वजन; आठ माणसांनी वाहून नेण्यासारखा पदार्थ. आटका—की पहा. [सं. अटक]

**आटकूल, आटुक**—न. १ (क.) आठ चिचोक्यांचा समुदाय. 'आटकूल कर,' 'आटुक झाला.' २ अटकी पहा. [सं. अट+कूल; अटक]

**आटकें**—न. १ अच्छेर; अर्था शेर; मापटें; पायलीचा अर्धा भाग. आटकें पहा. [सं. अर्थक] २ (बैदुलाचा खेळ) अट पहा.

**आटखोर, आटणी, आटणे, आटताकाळ, आटदार, आटप—पणे, आटपता, आटपसार, आटपळ, आटपा-अटप**—अ मध्ये पहा.

**आटघन**—वि. (व.) अडून बसणारा; लवकर न वळणारा. [का. अड्ड]

**आटघाट**—अटाघाट पहा.—स्त्री. १ त्रास देणे; छळणे; कुतर-ओढ करणे. २ त्रस्तावस्था; धम; त्रास; छळ; खराबी; नाश. 'देशांत होईल खट आटघाट।'—दावि २११. [आटणे+घाटणे]

**आटछाट**—स्त्री. १ आग्रह; हट; छांदिष्टपणा. २ फाजील टाप-टीप; वातवेत; व्यवस्थितपणा; कडक तंतोतपणा; चोंखेदळपणा.

(क्रि० करणे—घरणे—लावणे). ३ शोळक्या शोळक्या—निवडक वस्तू; मासलेवाईक (वाईट अथवा चांगले) पदार्थ. —**टीचा**—वि. १ मासलेवाईक; निवडक. २ बारीक पाहणावा; चोंखेदळ; कडक वातवे-ताचा, शिस्तीचा; शिष्टाचाराकडे फार लक्ष देणारा. [आटणे+छाटणे]

**आटण**—न. प्रवास; पयेंत. अटण—न पहा. 'समय भरत-खंडीं आटणे केलीं।'—सप्र ३.५.

**आटण**—अटणी पहा. **कळळा**—स्त्री. उतरती कळा.

**आटणी**—स्त्री. अटणी पहा. १ मूस. 'जन्म कर्माची आटणी।'—दा ३.१.२. २ नाश. 'हे महाभूतांची फुडी। आटणी देखा॥'

—झा ६.२.९०. ३ धम; त्रास. 'नेणांत सोसिली त्याची आटणी।'—नुगा १५.३२. ४ आटविणे. 'त्याची जंव जंव आटणी कीजे।

तंव रसपाक ते शर्करादि निपजे।'—रंयो ८.२८. **पडणे**—क्षीणहोणे; व्यथे खची पडणे. 'एन्ही नरदेहाही येवढे। धन आटणीये पडे।'

—झा १८.६.१६.

**आटणें**—१ अटणें पहा. 'तैशी सुबद्ध आटली।'—ज्ञा ६. २२५. 'हुडोत भलते सदा तरि न लेखाही आटती।'—केका ५८. २ आटोपणें; मागें हटविणें; पराभव करणें. 'शिक्षोत्साह बळानें कोणी कोणासि त्यांत आटेना'—मोक्ष ४७ ५५. कमी होणें; नाश पावणें. ३ मरणें; मारणें; नष्ट होणें. 'बेरी एकदांचि आटावे।'—रावि ३१.२०९. 'अपराहणी बहु दाहण रण झाला, फार आटलें कटक।'—मोक्ष १९.३. 'कित्येक म्ळेच होऊन गेले. कित्येक फिरंगणांत आटले।'—दा १५.२.३. [का. अट्टिम्बु]

**आटतीपरी**—स्त्री. ह्मची वागणूक, वतणूक. 'चित्तीं कष्टी होतसे भारी. आटती परी देखोनिया ॥' [अट=अडणें+सं. प्रति=परी]

**आटप**—(गो.) अटपणें पहा. 'आटापां येना'—आटपत नाही. शिवाय आटोप पहा.

**आटप**—पु. उरक; अटप, आटोप पहा (कामाचा) अस्पर्श—कामाची माहिती असणें; उरक असणें.

**आटपणें**—अटपणें पहा. 'धीर धरोनी आटप म्हणुनी बाष्पें मजसाठीं।'—केक ४१.

**आटपता, आटपसार**—अ मन्त्र्ये पाहणें.

**आटपाट**—पु. १ मुलींचा एक शिवाशिबीचा खेळ. या खेळांत एकीवर डाव असून तिने इतर मुलींना शिवावयाचे असतें. या खेळांत डाव घेणारी मुलगी इतर मुलींना शिवावयास लागली तर त्यांनी (खेळांत) बसावयाचें (छपापाण्याप्रमाणें) नसतें; पाटशिवणीचा खेळ. (क्रि० घेणें; खेळणें).—स्त्री. १ (ल.) गळ घालणें; गर्ळी पडणें; आप्रह. नेट धरणें. (क्रि० धरणें). २ टामपणा; पक्षेपणा. [आट+पाट. प्रा. अट=फार]

**आटपाटनगर**—न. १ कोणतें तरी निनावी, रहदारीचें गांव. [मं. अट=गमनेच पट=गमने=आलेगले गांव (राजवाडे)]. २ आट पेठा असलेले मोठे शहर. [सं. अट=आठ+पट=पेठ] ३ वाजाराचे आठ चौक असलेले शहर. [अट=वाजार+पट=चौक; पेठ] ४ आठ मोठे राजरस्ते असलेले गांव. [अट+पथ=पाट; कोंकणांत गुहागर या गांवी एका रस्त्याच्या दोन बाजूस सारखी वस्ती असून त्या वस्तीच्या दोन वेगवेगळ्या भागांस खालचा पाट व वरचा पाट अशीं नांवें आहेत.] कहाण्यांतून नेहमीं हा शब्द आरंभीं येतो. उ० आटपाट नगर होतें, तिथें एक ... वगैरे. [तुल० गु. पाडा=भाग, वस्ती, पेठ. उ० नवापाडा]

**आटपिरड**—(व.) धुसफूस; वैमनस्य; हसणें; फुगणें; रागावणें.

**आटपीठ**—अटापीठा पहा.

**आटफाट**—(गो.) आटपाट खेळ पहा.

**आटबाज**—अटबाज पहा.

**आटरणें**—अटणें पहा.

**आटवणें-विणें**—क्रि. १ (सोनारी घंदा) सोने. रूपे इ० घातूंचा रस करणें; अटण्याची क्रिया करणें. २ द्रव पदार्थ उष्णतेच्या साहाय्याने घट्ट करणें, अटतील असे करणें. ३ (ल.) कमी करणें; टार मारणें. 'द्रीणिपराभवकाळीं म्यां कौरव सैन्य फार आटविलें।'—मोक्ष ४०.३४. [अटणें प्रयोजक]

**आट(ठ)वल-ली-लें**—पुष्पीन. १ (कों.) तांदूळ किंवा तांदुळाच्या कण्या; यांत पाणी अधिक ठेवून त्यांचा पातळसर भात करतात तो; कण्हेरी; पज. 'श्री महालक्ष्मि देविसि प्रातकालि आटवल्लण्या उपहारासि दिधलें'—दाक १३३५ चा बांदिबड्याचा शिखलेख. [का. अट्टु=शिजविणें]

**आटवा**—पु (ना.) दगदग; त्रास. [सं. आर्त; प्रा. अट; म. अट]

**आटवाळ**—(क.) तांदुळाची कण्हेरी. आटवल पहा.

**आटविणें**—क्रि.(ना.) त्रासविणें; रडकुडीस आणणें. [आटवा]

**आटवी**—स्त्री. एक मादक वनस्पति; हीस पांढरी फळें येतात.

**आटा**—पु. १ (यंत्र.) स्फुच्चा फेरा-दोरा-कंगोरा; पेंच. २ वाटोळें कडें-वेडें (तबळा, पीप व जुन्या काळच्या तोड्याच्या बंदुकीच्या नजीस बळकटी येण्यासाठीं बसविलेले). ३ लहान मुलांचें खेळण्याचें लोखंडी कडें, जें मुलें रस्त्यानें पळवीत नेतात तें. ४ एखादा पदार्थ आवडून बांधण्यामाठीं यावयाचा दोरीचा वेडा; विळखा; वळसा. (क्रि० भरणें; बसणें). (सामा.) पीळ. ५ (कों. राजा.) छत्री, इरलें यांचा सांगाडा. [मं. अट=अमणें, सं. अट्टन=चकाकार शस्त्र]

**आटा**—पु. (हिं.) गहू इ. धान्यांचें पीठ. 'आमचाच आटा बंद जाला'—भाव १३०.

**आटा**—पु. (कों.) गाडीच्या दोन धुन्या (दांड्यां)मधील तिसरें लाकूड. [अट]

**आटा**—पु. (का.) खेळ; नाटक. सन १८४१ च्या सुमारास प्रथम कानडी नाटकमंडळ्या सांगली-मिरजेकडे आल्या, तेव्हां हा शब्द मराठींत शिरला. [का.]

**आटाआट-टी**—स्त्री. १ खटपट; श्रम; दगदग; अटअट; अटाअट; अटाट-टी पहा. २ धुमाकूळ; घोटाळा; नाश; गडबड. 'यादवांचेआं कटकां भीतरी। पारकां आटाआटी केली थोरी।'—शिष्ट ९८८. —एमा ३.८२४.

**आटाघाट, आटापीटा-टी-पिट, आटाळी**—अमन्त्र्ये पहा.

**आटाट-आटाटी**—अटाट-अटाटी पहा. 'निवासस्थानाची आटाटी। सर्वथा पोटी न धरावी।'—एमा ७.४०. शिवाय १२. ५९१. 'जर मराठी भाषा होतां होतां इंग्रजीच बनली तर आपल्या लोकांचा तीत प्रथं लिहिल्याचा आटाट सर्वे बेवळ व्यर्थ झालास होईल।'—नि ६.

**आटाट्ट**—वि. (माळवी) अनिश्चय; फार. 'आटाट्ट जेवण झाले.' [ हि. अटाट्ट ]

**आटाणू**—पु. ढाल, तरवार वाळणारा शिपाई. [ सं. अट्टन=ढाल ]

**आटाप**—पु. (गो.) व्याप; पमारा. 'ताणें लमाचों आटाप व्हड्लों धल्ला.' [ आटोप ]

**आटापाणी**—१ पीठ व पाणी; दररोजची शिभासामित्री. २ जीवितार्थे साधन; अन्नाची वेगमी. [ हि. आटा+म. पाणी ] **० बंद करणें**—तगाददाराने कुळाच्या दारांत वसून कुळाचें जेवणखाण बंद करणें.

**आटापिटा—टी, आटापेट**—अटापीटा पहा. **० पाडणें**—मेटाकुटीस आणणें. 'खऱ्याखऱ्या पोटाच्या पोरान्या लमांत त्या विहिणीचा बया किती आटापिटा पाडील तें एक देव जाणें.'—फाटक (नाटयछटा) १.

**आटाफंड**—पु. (धान्याचा, पिटाचा) मुष्टिफंड (मूठभर धान्याची मागणी). 'पंजाबांत आर्यसमाजाचें मिशनरी आटाफंडहि...गोळा करतात.'—टि ४.५११.

**आटारा**—पु. (गो.) अटापिटा; धम; आटा. अटारा पहा.

**आटारोटा**—अटारोटा—रोटा पहा.

**आटालें—ळें**—न. (कों.) गुरांना पाणी पिण्याचे एक विशिष्ट आकाराचे लांकडी भांडें. [ ? ]

**आटास**—अटाहाम पहा. 'हाक फुटली आटास'—उपा १४१९ [ सं. अटाहस ]

**आटाळ**—पु. अडथळा. -शर. अडल पहा. [ अट-ड ]

**आटाळ-ळा-ळी-ळें**—पु. लीन. माळा; गचची. अटाळा-ळी-ळें पहा. 'मोडिल्या गोपुर आटाळी।'—मुवन ३.५.

**आटिवेठी**—स्त्री. १ धम; कष्ट. २ (ल.) येरझारा. अटिवेठी पहा. 'तें अन्न आल्यागेल्यापाठीं सुर्यासि न पडे आटिवेठी'—एभा २८.३३७. [ आटी द्वि. ]

**आटी**—स्त्री. १ धम; यत्न; खटपट. (किं० काढणें). 'तयातें इंद्रियबैलांची पेटी। न म्हणे अवर्सा पाहाटीं। विषयक्षेत्रीं आटी। काढी भली'—ज्ञा १३.२९. 'चित्तिलें पावलीं जया कृष्णभेटी। एरवीं ते आटी वायांवीण।—तुगा ९८. २ मिठी. अढी पहा. 'प्रियो लमाचिया कंठी। प्रमदा घे आटी।'—ज्ञा १३.७८५. ३ (गो.) (गोण वगैरे एकावर एक ठेवून केलेली) उभी रांग; अढी. 'पांचव्या आटयेंतलों एक तांदलांचों साक (पोतें) ताका दी' [ अढी ] **० चें रेशीम**—न. (चांभारी धंदा) जोड्यास भरतात तें एक प्रकारचें रेशीम. अटी (रेशमाची लड) पहा.

**आटीक**—स्त्री. न. एक झाड व त्याचें फळ.

**आटीचा, आटीबाज, आटीव, आटोका, आटोपणें, आटोपता, आटोपसार, आटोपी**—हे शब्द अ मय्यें पहा.

**आटीव**—वि. पीळदार. अटीव पहा. 'जो आटीव जेटिया ऐमा'—सुममा ६.१५३.

**आटु—ट्ट**—पु. लय; आटणी; नास. 'तंव शब्दाचा दिवो मावळला। मग तयाहि वरी आटु भवित्रला।'—ज्ञा ६. ३१४. 'आटु भवीनला यादवा'—उपा १६८८. [ आटणें ]

**आटु**—पु. हट्ट. अट पहा. 'आटु वेगु विदाणु।'—ज्ञा १३. २७१. [ का. अट्ट ]

**आटु**—वि. कष्टपूर्ण; वेदनायुक्त. 'आटु भवंडिला सिहा रिसाचा। एक पाडू या फिलिस्तेवाचा।'—खिपु १.२ ८. ४५. [ प्रा. अट्ट; सं. आते; म. अट ]

**आंटुळणें**—१ (व.) आंकुचित होणें; आक्रमणें. 'कापड आंटुळलें. २ (व.) हट्टून वमणें; रुमणें. 'आंटुळतोस तर आंटुळ' [ अटणें ]

**आट**—वि. (व.) हट्टी; कुठणारा. आटु पहा.

**आट्ट**—वि. १ कोरडें. २ दुर्बोच. -शर

**आंट**—पु. शरीराचा संकोच; आटुळणें. [ अटणें ]

**आटेजणें**—क्रि. आटणें; आळणें. अटणें पहा.

**आटेविटे; आटेविटे**—पु. अव. १ (गो.) आळेपिळे; आळोखे पिळोख. [ का. अट्ट; म. अटी-डी ] २ आंटेवेटे. ३ (गो.) उवग.

**आटांकाट**—आटोकाट पहा. 'आटोकाट मिळाले आटोकाट स्वट्टिचा म्हणती।'—मोअनु ३.८३. त्याचें आटोकाट ज्ञान व अपूर्व रचनाचातुर्य हीं लक्षांत येऊन मन अगदीं थक होऊन जातें'—नि ५७६. [ सं. आ+कट ]

**आटांप**—पु. १ सामर्थ्य; आवेश. 'सूर्यउदयपर्यंत कोपें। प्राची जितिली आटोपें।'—मुआदि २१.१२. २ पसारा; व्याप. 'व्यापेविण आटोप केला।'—दा १९. ८. १५. 'सुखद सृष्टीचा आटोप। वेदांत्या अभ्यारोप ॥'—टिक १६२. ३ 'संघटना; सुयंत्रणा; व्यवस्था. 'गेले बहुत आटोपाचे कार्यकर्ते।'—दा ३.९.५१. ४ बंदोबस्त; नियंत्रण; निबंधन; संरक्षण. 'सुरें शेतांत येतात तर आपले शेताचा आटोप करा.' ५ अभिमान; गर्व; ताडा; डौल. 'आपलेलीचि आटोपें। धनित्वाचेनि दपें।'—ज्ञा १७.१५. ६ जोर, अतिक्रम; प्रभाव; क्षोभ. 'ज्वराचेनि आटोपे। रोगी भल्लेंसे जल्पे।'—ज्ञा १६.३६४. ७ आवर; उरक; आवरशक्ति. 'एवढा कारभार झेपावयास त्याचे अंगी आटोप नाहीं.' ८ स्वाधीनता; ताबा. 'प्रकृतीचेनि आटोपें। वतैनु असे ॥'—ज्ञा ३.१८४. ९ संधान. -शर. १० अटप पहा. [ सं. आटोप=व्याप, पसारा यावरून ताबा; म. अटपणें ]

**आटोपणे**—कि. अटपणे पहा. १ लहान करणे. 'आटोपी मूर्तिप्रति (स्वतःच्या) मारुति हा कविहि तद्विशाल कथा ।'—मोवन ५. ७२. २ आवरणे; मागे घेणे; गुंडाळणे; संपविणे; नाहीसे करणे. 'प्रभुवर ते विश्वरूप आटोपी'—मोउद्योग १०. २०. ३ (पुढे गेलेल्यास माग-च्याने) गांठणे. 'आटोपिलाचि गेला होता जरि भीमसेन दूरवर ।'—मोऐषिक २. ३. ४ ताब्यांत घेणे; व्यापणे. 'जै देहीं आटोपे पित्त'—ज्ञा १४. १९६. ५ उरकणे; सांभाळणे. 'आटोपसील संसार ।'—दावि २२. ० **शुद्ध**—वि. नीटनेटका; नेमस्त; आटोपसर.

**आटोळा**—अटवळा, अटाळा पहा.

**आटोळा**—पु. (नाविक) वल्ले अडकविण्यासाठी नावेवर असलेला खुंटा. हा पेरजेस पाडलेल्या भोकांत बसविलेला असतो. [अट; का. अड]

**आट्ट**—न. (गो.) बाग; बगीचा. [पोतु, होंट]

**आट्टखुरी**—वि. गाभण (मेंढी वगैरे); आठ खुरी म्हणजे तिचे चार व कोंकराचे चार खुर धरून. [सं. अष्ट+खुर]

**आट्यापाट्या**—स्त्री. एक महाराष्ट्रीय खेळ. एकाने दुसऱ्यास ट्राविक जागंत-पाटींत-अडवावयाचे व दुसऱ्याने त्याला हुलकावणी देऊन निसटून जावयाचे अशी खेळाची टोकळ रूपरेषा आहे. यांत खेळणाऱ्यांच्या दोन बाजू असून दर बाजूकडे सुमारे आठ गडी असून त्यांत एक सुरकरी व सात पाटी धरणारे गडी असतात. सुराचा उभा पडा असून पाटीच्या आडव्या पट्या असतात. [सं. अष्ट+पट्टिका; का. आटा=खेळ; पाट द्वि.]

**आठ**—वि. १ आठ ही संख्या. २ (ल.) अष्टसिद्धी. 'शिणल्या बहुत चौसष्टी । आठ जणी बहुत कठी ।'—ह २. ४. [सं. अष्ट; प्रा. अठ्—अट; म्री. लं. आँकटो; शें. अस्तन्; फा. हस्त] **म्ह** ० १ आठी जेवणे, मठी निद्रा=भिक्षा मागून (आठ जणांकडून) राहणे व कोठे तरी झोंपणे. उडाण टप्पू भटक्या माणसाला लावतात. २ आठ हात लांकूड, नऊ हात ढलपी=अतिशयोक्तीने सांगणे, बोलणे. ३ आठ परदेशी, नऊ चुली (चौके) किंवा ४ आठ पटेल, नऊ चौघरी किंवा ५ आठो लष्कर, नऊ न्हावी=ज्या कामाम थोडी माणसे पुरतील तेथे विनाकारण जास्त माणसे लावणे. ० **आणी**—स्त्री. अर्धा रुपयाचे नाणे; अंधेली. [आठ+आणा]

**आठऊ**—पु. आठव; स्मरण; आठवण. 'देहेबुधिचा आठऊ नाट्याबा ।'—राम १६९. [आठवणे]

**आठळा**—वि. आठ संख्या किंवा तिने युक्त; आठनीं मिळून झालेला; आठनीं बनलेला किंवा आठजण लागतील किंवा आठ जणांना योग्य असे; उ० आठ ह्मालांचे भोडे; आठ मणांची खंडी 'सुरती खंडी आठकी.'—पु. (ना.) आठ मणांचे माप (खंडी) [सं. अष्टक]

शको. १. २९

**आठकी**—स्त्री. १ आठका पहा. [अष्ट] २ आठवैलांसागे एका बैलाच्या जकातीची जी सूट जकातदार देतो ती. ३ सागरगोठ्यांच्या खेळांतील एक प्रकार. आठ खडे एका वेळीं गोळा करून वर उडविलेला नववा खडा झेलणे. अठकी पहा

**आठके**—न. १ अटके पहा २ अच्छेराचे माप. [सं. अर्धक]

**आठके**—वि. (गो.) आठवे. 'हे वर्म आठके आसा.' [अष्टक]

**आंठखणे—आंठखणे**—कि. (गो.) अटकून (भित्तीस वगैरे) बसणे; टेकून बसणे. 'भितिक आंठखॉन बसूं नाकां.' आंठगणे पहा.

**आंठगुळ**—अंठागुळ पहा.

**आठघात**—पु. एक वाकप्रचार. आठव्या महिन्यांत (गर्भाच्या) जन्मलेले मूल जगत नाही या अर्थाने; याच्याच पुढे सातारें म्हतारें=सात महिन्यांचे मूल म्हतारें होते असे म्हणतात

**आठणी**—(गो.) अठणी पहा.

**आठतीस**—वि. (गो.) अठतीस. [सं. अष्टत्रिंशत; प्रा. अठतीस]

**आठनहाण—नहाण**—न. लमानंतर आठव्या दिवशीं बधु-वरास स्नान घालण्याचा एक सोहळा. या प्रथम महिन्यांत या प्रमाणे चार स्नाने असतात. जसे—आठनहाण; दसनहाण; सोळनहाण; मासनहाण इ० किंवा आठबंधन; दसबंधन; सोळबंधन; मासबंधन इ० 'वरात आणि आठनहाणे । कनकवस्त्रें माना भूषणे'—कथा ३. ७. १९२. कोल्हापुराकडे **आठणाण** असे (अप.) रूप आढळते [सं. अष्ट+स्नान]

**आठपाट**—आठपाट पहा.

**आठबैली**—वि. आठ बैलांनी ओढली जाणारी (मोट, नांगर इ०)

**आठभाव**—अष्टभाव पहा. 'आठाभावांची परवडी । उभवुनि स्वागंदाची गुडी ।'—एरुव ५. ७९.

**आठमुठ्या**—वि. अडमुठ्या; अडमूट-ठ पहा.

**आठयो**—पु. (गो.) तांब्यांचे जुने नाणे.

**आठरणे**—अटरणे पहा.

**आठरा**—अठरा पहा. 'साही त्रिकुट आठरा रांडे तेहि वेडा-वली'—दावि १२३. ० **आणेअबरू**—स्त्री. मोठी कीर्ति. 'विलायतेंत आठरा आणे अबरू आमच्या प्रभूची असे'—होला १८५. ० **नारू—अलुतेदार**—पुअव. तेली, तांबोळी, साळी, सनगर, शिपी, माळी, गोंधळी, डौरी, भाट, ठाकर, गोसावी, जंगम, मुलाणा, वाजंत्री, घडशी, कलावंत, तराळ किंवा कोरपू, भोई इ०—गांगा १४. अलुता—त्या पहा.

**आंठल**—स्त्री. (कों.) फणसांतील बी; अठळी. [सं. अष्टि प्रा. अट्टि]

**आठव**—अठव पहा. (क्रि० करणे; देणे). 'अपराध नसे केला, स्मरण नसे काय? मन न आठव दे'—मोउद्योग ९.४३. '०देणे—आठवण करून देणे; स्मरण करविणे. 'उडवा तू जाय मथुरापुरा। आठव देई यादवेन्द्रा।'—ह २१.१९१.

**आठवगाठ**—स्त्री. एखाद्या गोष्टीचा विसर न पडावा म्हणून धोतरास गांठ देतात ती. [आठव+गांठ]

**आठवगात**—स्त्री. (गो.) फराळाची वेळ. (टिफिन टाईम) [आठ+वखत]

**आठवगिरी, आठवडकरी, आठवडा—ड्या, आठवडे-पारिक, आठवाचे, आठली, आठांगळे, आठांगुळे—आठी**—अ मध्ये पहा.

**आठवडा**—पु. अठवडा पहा. तेथे दिलेल्या व्युत्पत्ती खेरीज पुढील विवेचन पहा. [१ नेमाडांत सात या संख्येला हाट म्हणतात. सात दिवसांची मजुरी देतात तिला हाटवटी म्हणतात. हाट = बाजार. बाजाराचे दिवशीं मागील सात दिवसांची मजुरी देतात. बहुधा या हाटवटी शब्दावरून हाटवडा=आठवडा असा शब्द निघाला असावा. २ (राजवाडे मत) हा शब्द अशिष्ट लोक अठावडा असा उच्चारतात व तोच उच्चार व्युत्पत्तिरह्या इष्ट आहे. अष्टावर्त (स्वार्थेक)—अष्टावडअ=अठावडा=आठवडा. आठव्या दिवशीं ज्या कालमानांत त्या वाराची आठवटि अथवा आवर्त होतो तो आठवडा; दुधाचा आठवडा=दुग्धस्य अष्ट दिवसावृत्ति.'—भाअ १८३२. ]—**डडी कौल**—पु. (कों.) देवाजवळ आठ दिवस गुण मागण्याबद्दलचा प्रश्न; शकुन.

**आठवण**—स्त्री. १ स्मरण; सय; याद; आठव; पुन्हा लक्षांत किंवा ध्यानांत आणणे; स्मृति. २ आठवणीकरितां ठेविलेली वस्तु; यादगिरी. [सं. आ+स्थापन; प्रा. आठापण]

**आठवणीचा**—वि. ज्याची स्मरणशक्ति चांगली आहे असा. **०धड—आटोकाट—बहादुर—खबरदार**—वि. चांगल्या आठवणीचा; स्मरणशक्ति उत्तम असणारा.

**आठवणूक**—स्त्री. १ दूर असलेला किंवा मृत झालेला जो आपला इष्टमित्र त्याची आपणास आठवण होण्यास कारण जी वस्त्र इ० वस्तु ती; आठवणीचा पदार्थ. २ त्या योगाने त्याचे जें स्मरण होतें ती. आठवण पाहा.

**आठवणे**—उक्ति. आठवण करणे, होणे; स्मरणांत, लक्षांत, ध्यानांत, मनांत येणे. 'बाळपर्णीचा काळ सुखाचा आठवतो घडि घडी मला गे।।'—शारदा २२.

**आठवणेस**—क्रि. आठवणीत; जाणोपरी पहा.

**आठवता**—वि. आठवण करणारा. 'दास म्हणे ते दैवाचे। आठवत खुरायाचे।'—दावि ५०३.

**आठवर**—वि. १ अठवर पहा. 'ज्यांचा विवाहयोग्यकालांत नुकताच प्रवेश झालेला आहे, त्यांना नव+वर—नोवरा—नवरी असे म्हणतात. विवाहयोग्यकाळ सुरू होऊन अर्धवट गेला तरीहि ज्यांचा विवाह झाला नाही त्यांना अर्धवट म्हणजे आठवर किंवा आठवर म्हणतात.'—मसाप १.२.८. २ (कातकरी) कुमारी—मसाप १.१.२.

**आठवळ**—न. (गो.) मेथी, तांदूळ वगैरे घालून केलेली खीर. (बारदयास नामकरणविधीच्या प्रसंगी ही करण्याचा प्रघात आहे). 'तांगेर आज पाळण्यांत घालतात, आठवळ बी खूब केलां.' आठवळ पहा.

**आठवळा**—आठोळा पहा.

**आठवा**—पु. १ अठवे पहा. २ (गो.) अर्धीपड (माप); आठवो; पायलीच्या आठव्या भागाएवढे माप. 'ती पायली आनी तों आठवो मात्तो ताका आठवा व्हरून दी.'

**आठवा**—वि. क्रमाने मांजिले असतां सातव्यानंतर येणारा.

**आठवी**—स्त्री. (व.) अष्टमी; विशेषतः आश्विन वद्य अष्टमीस म्हणतात; 'आठवीपासून दिवाळी आठ दिवस राहाते.' **०मासळी**—स्त्री. (कों.) दुसऱ्या गांवाहून भरून आलेल्या सुक्या माशांच्या हांड्यांवर ऐन जिनसी बसविलेली जकात.

**आठवेट**—स्त्री. आठ दिवसांतून एक दिवस खोत प्रत्येक कुळाकून फुकट चाकरी घेतो ती. [आठ+वेट]

**आंठळ—आंठोळ—ळी**—अठोळी पहा.

**आठांग**—अष्टांग पहा. 'आठांगाचा हुडा छुंक्षते दिसे।'—भाए ४५८.

**आठांगुळे**—अठांगळे पहा. 'मग जीवांचेनि मेळे। निकरले-पणाचे आठांगुळे केले।'—शिष्ट ९०.

**आठांळी**—वि. (गो.) आठव्या महिन्यांत प्रसूत होऊन झालेले (मूल). 'आठांळीं चलों चढ करून वांचना म्हणतात.' **आठाळी बाळंत जावप**—आठव्या महिन्यांत बाळंत होणे.

**आठाळे**—अठोळी, अठोळी पहा. 'आठाळेया वरी उभे ठाकावे।'—उषा १११८.

**आठिव**—वि. (कों.) आठ थर असलेले (मधमाशांचे पोळे); सात थर असणाऱ्या पोळ्यास सातरे म्हणतात. [सं. अष्ट]

**आठिळा**—स्त्री. (कों.) अठोळी. अठोळी पहा. 'आठिळांची भाजी गोड लागते.' [सं. अष्टि]

**आंठी**—सर्वे अर्धी अठी पहा. —स्त्री. १ अठोळी; कोय. 'सकळ फळे फळल्या पाटीं। आम्रशुद्ध फळे शेतटीं। सस्पादाचिया खोटी। पोटीची आंठी सांडिलिया ॥'—एरुव १६.१४७. २ गांठ. 'गळ-वाच्या आंठीतून पू निघत आहे.' [सं. अष्ठि]

**आठी**—क्रि. (खा.) येथें; या ठिकाणीं. अठी पहा. 'मांगो दुला आठी कालदी उनता' = मांगो दुला काल येथें आला होता. [ सं. अत्र ]

**आंठी**—स्त्री. मिठी. अठी पहा. 'मग सुखेंसी चे आंठी। गाढे पणें।'—झा ५.१३२. [ का. अड ]

**आठीवेठी**—अठिवेठी पहा.

**आंडु**—आडु पहा.

**आंडुरणें—आठोरणें**—अठरणें पहा. —क्रि. १ (कों.) ओढून घेतलें जाणें; ताडणें (अंगाचे कातडे किंवा अवयव). २ बांधणें; आवळणें. ३ (विप्र.) संकोचणें; आक्रसणें; आंखडणें. [ का. अट्टु = आटणें ]

**आडुवर**—अडवर पहा. ० पण—न. निबरटपणा. 'नुजवेचि कळ्हेणें बोलें। आंगां आडुवरपण आलें।'—शिष्ट २०८.

**आडुळणें**—क्रि. बांधणें. आंडुरणें २ पहा. 'तो ऊर्ध्वी आडुळेंजे कंटु।'—झा १५.८८.

**आंडुळी**—अटोळी पहा. 'आंडुळी ते टाकणें कीं वरील साली काढणें।'—शिवरामकृत गीताचंद्रिका ५९.

**आंडे, आडोपहार, आडोफळीं, आट्टी**—अ मध्ये पहा.

**आडेविडे**—पु. (गो.) अडेवेडे. अडेवेड पहा.

**आडो**—स्त्री. (व.) अग्रमी तिथि. [ आठ ]

**आडो**—स्त्री. आठवण; स्मृति. 'म्हणोनि निदकें निंदाचि करावी। तया तोचि जीवीं आडो असे।'—ब ५३६. [ आठ ]

**आडांक**—वि. रोखडोक. 'उपहार केला आडोक बोलणें।'—दावि १०१. [ टोक ]

**आडोडिया**—वि. आठवड्याचा. 'पर्वकालि धर्म त्या न कवडी केलारे आडोडिया : '—देप ५८.

**आडोपार**—अष्टौप्रहर. अडोपहार पहा. 'ठाईं ठाईं नित लडाईं होई आडोपार।'—गेपो ३४१.

**आडोळा**—आठळा पहा.

**आडोळा**—वि. (गो.) आठवा.

**आडोळी**—स्त्री. आठव्या महिन्यांत वाळंत होणारी स्त्री. आठळा पहा.

**आंडोळी**—स्त्री. कोय; अटली; बी. अटोळी पहा. 'असारें साली आंडोळी।'—झा १८.२०८.—एमा १५.२४. **आंगळी**—स्त्री. (व.) एक खेळ, यांत विशिष्ट आकाराचीं घरे पाडून त्यांत आंग्याची कोय ठेवून ती एका पायाने लंगडत टेंच मारून बाहेर काढणें; ठिकरी. 'आंडोळीपंगळी रोज चाले त्यांत डाव माझ्यावर येई.'

**आडौ**—आठ; आठवण पहा. 'जें आपणपां आडौ होये.'—झा १४.३१७.

**आडावन्न, आडावीस, आडेचाळीस, आड्याण्णव, आड्याहत्तर, आड्यांशी**—अ मध्ये पहा.

**आड**—पु. वाटोळी, पायऱ्या नसलेली व लहान तोंडाची विहीर; कुवा; कूप. 'असतां आयु, न हो कां क्षम पळ जलधीस आड वाराया।'—मोभीष्म. ७.४९. 'आडांत पडला मृगेन्द्र। कीं सांपळयांत कोंडिला व्याघ्र। तैसा साचार गुंतलों मी।' [ सं. अवट=खळगा; प्रा. अड=कूप; अअड=आड ] म्ह० १ आडांत नाहीं तर पोहऱ्यांत कोडून येणार! २ इकडे आड तिकडे विहीर=दोन मोठ्या अडचणींत, संकटांत सांपडणें. ३ आडांत घालून दोर कापणें=विश्वासघात करणें. 'सकळांसी आडा मध्ये घालून। दोर कापून गेलासी।'—ह १७.१५१. ४ अर्ध्या आडांत सोडणें=संकटांत टाकून जाणें. ५ आडांतला बेडूक आणि समुद्राच्या गोष्टी सांगतो=अल्प ज्ञान असून मोठाच्या गोष्टी सांगणें.

**आड**—न. (ना.) घराचे आडे. 'आड बसलें की नाहीं.' [ का. अड ]—स्त्री. १ (राजा.) दोन डोंगरांच्या मध्ये पाण्याजवळ असलेली वस्तीस योग्य अशी जागा; घळ; दरी; खोरें. [ का. अड ]. २ विरोध; अडथळा; अटकाव. —स्त्री. ३ हट्ट; हेका; आग्रह. या सर्व अर्थी अड पहा. 'धरिती भाऊनी आड।'—गेपो १२६.

**आड**—अ. १ हा शब्द उपपदाप्रमाणें कित्येक शब्दांना जोडून येतो. याची सविस्तर माहिती अडमध्ये दिलेली आहे. या शब्दाचे अर्थ—(अ) एकीकडे; एका बाजूस; दूर; मार्गाच्या बाहेर; रीती-वेगळा; सांथीकॉर्दित. उ० आडमागें; आडवाजू. (आ) मधून; वरून; उलट; विरुद्ध; मार्गांत (प्रतिबंधरूपानें); उ० आडदंड; या उपपदांतील आणि अड उपपदांतील अर्थभेद 'अड' शब्दा-मध्ये पहा. २ एखाद्या पदार्थाच्या मार्गें; पलीकडे; पाठीमागें; पुढें, मार्गें, न दिसेल असा; एका वाजूला. 'जे नित्य मायापट आड लावी.'—सारह १.५. 'मंघ आड आला म्हणजे चंद्र दिसणार नाही.' ३ (दृष्टिविरोध करण्याकरितां, प्रवेशप्रतिबंधाकरितां, आश्रय देण्याकरितां, संरक्षण करण्याकरितां) मध्ये येणारा; मार्गांत असणारा; मध्येतरी; मार्गें. 'आतां आड उभा राहें नारायणा। दयासिंधुपणा साच करी।'—तुगा १५६८. ४ एखाद्याच्या छत्राखाली, आश्रयाखाली; उ० शेताआड चोरी (आपल्याला स्वतःचे शेत आहे तेव्हा दुसऱ्याचे चोरलें असा आरोप येणार नाही). दादल्या आड शिंदळकी; यावरून आड करणें, आड दडणें=आश्रय घेणें. ५ द्विरुचीनं आलेल्या शब्दांत आड शब्द आल्यास त्याचा अर्थ प्रत्येक दुसरा; एक टाकून एक असा होतो. जसें—सालाआड साल; झाडाआड झाड; एकाआड एक. द्विरुक्ति नसतांही आड या शब्दाचा असा उपयोग करतात. जसें—तासाआड बैल आणि दिसा आड बायको (मारानी म्हणजे ठीक). ६ (समासांत) विवक्षित कालान्वयतिरिक्त. जसें—आडवार; आडसाल;



आडदिवस=ठराविक दिवसांपेक्षा इतर दिवशीं. समासांत आड याचा अर्थ केव्हां केव्हां अकस्मात् असा होतो. काहीं वाक्प्रचार—**०पडप**-(गो.) वामकुक्षीकगितां आडवें होणें. [पडणें] **०यवप**-(गो.) विरोध करणें; आड येणें. [येणें] **०लावून घेणें**—ओंवळ्या लुगड्यावर सोंवळें नेसतांना बायका मध्ये एखादें वस्त्र लावून घेतात तें किंवा नाहण्याच्या वेळीं लावून घेतात ती पडदणी; पडदा. 'नव्हे सपातळ आड लावणें।'—ज्ञा ६.११४. **०जाणें**—१ आडरस्त्यास, आडमागांस लागणें; रस्ता चुकून भलतीकडे जाणें; २ जवळून जाणें. 'जया आड जातां पार्या। तपथर्या मनोरथा। पाखंडियाहि आस्था। समूळ होय।'—ज्ञा ६.१६७. **०पडणें**—१ नमस्कार करणें; विनवणी करणें. —दर. २ अडविणें 'तिये कडोन येतसे वारा। देखोनि धावे सामोरा। आड पडे म्हणे घरा। बीजे कीजो।'—ज्ञा १२.३७५. **३ मुरकुंडी वळणें**. 'गोपाळ हांसां आड-पडतु।'—दाव २१७. **०घालणें**—१ मध्ये आणणें; रक्षण करण्यासाठीं काहीं मध्यंतरी ठेवणें. 'तंव आड घातलें आणीकी वीरी'—उषा ६१६. २ उडी घालणें. 'कोणी आड घाली काय अथार्वी।'—ज्ञा ८.२४०.

**आंड**—अंड पहा.

**आडआरी**—स्त्री. (चांबारी धंदा) कातड्यास भोंक पाडण्याचें मध्यम हत्यार. अरी पहा. [आड+आरी]

**आडई**—स्त्री. (कों.) विप्रांतीसाठीं आडवें होणें. (किं० घेणें). 'अंमळ आडई घेतली तों किंचित डोळा लागला.' [का. अड; म. आडवा]

**आडऊ**—पु. चाराचुरा; डबर; गाळ. 'आडऊ निघाला जो अपार। तो महाभारतप्राकार। भोंवता केला।'—ज्ञा १८.३६. [आड]

**आडऊड**—क्रि. १ एखाद्या वस्तूच्या मागें (लपून, दहून); छत्राखाली. २ सांप्रीकोंदीत; आडबाजूस; आसपास. 'रस्त्यांत काहीं आडऊड खांचखळगा नाहीं ना?' [आड द्वि.]

**आडक**—पु. त्रास; प्रतिबंध. 'अपमानाचिये आडके। देखोनि नू फडके भयभीत।'—एमा ११.४६४. [अडकणें]

**आडकंट**—अडकंट पहा.

**आडकडा**—पु. १ कड्याचा मध्यभाग; अर्धा कडा; दुर्गम कडा. 'तपोदुर्गाचा आडकडा।'—ज्ञा ६.४७६. २ (सि.) अडथळा. [आड=अर्धा+कडा]

**आडकण**—अडकण पहा.

**आडकणी. आडकथा, आडकर, आडकळणें, आडका, आडकाम, आडकिता**—अ मध्ये पहा.

**आडकाठी**—स्त्री. १ अडथळा; अटक; प्रतिबंध; इरकत; प्रत्यवाय. (किं० घालणें). 'परीणामी त्वां लाविली आम्हा आड

काठी। हें सांग काय म्हणुनीया नये सदनाशीं ॥'—होला १२३. २ दाव; बंधन; ताबा; वचक. (किं० करणें, घेणें).

**आडकाष्टा**—पु. १ कापोटा न सोडतां थोडा बाजूस खोंवून लघवीस बसणें. २ अडकाष्टा पहा. [का. अड+सं. कच्छ+पटिका; प्रा. कच्छुटिया]

**आडकीसुडकी**—स्त्री. (शब्ददश; अर्थ अर्थ पटकूर लावणारी) एखादी क्षुद्र स्त्री. 'बसलास झाडावर एक आडकी सुडकी। न धरी मायेची द्राही ॥'—होला ५३. [आडकें=अर्थ+सुडकें=वस्त्र]

**आडकुचा**—पु. (क.) आडोसा.

**आडकुडता-चा**—पु.हाताचा केलेला आडवा चुळका; कुडता. (पाणी पिण्यासाठीं तोंडाजवळ आडवा हात धरतात तो). 'आड-कुडता करून पी; आडकुडत्यानें पी. [का. आड+कुडत=पिणें; म. कुडता=बोटें जुळवून केलेला तळ हाताचा खळगा]

**आंडकुली, आंडकूल**—अंमध्ये पहा.

**आडकुशीचा**—वि. (ल.) एका बाजूस असलेला; मुख्य विषयांत नसलेला; मुख्य विषयास सोडून. [आड+कूस]

**आडकुशीस, आडकुशीं**—क्रि. (ल.) सरळमागांपासून दूर; आजूबाजूस; एकीकडे; अडगळीच्या जागीं.

**आडकूट-ड**—न. अडोशासाठीं घातलेली भित, पडदा, कुंपण. २ (प्र.) अडखळ; प्रतिबंध; अडथळा. (किं० करणें; लावणें; घालणें; लागणें, पडणें; येणें) [आड+कूड; सं. कुड्य]

**आडकूल**—अडकूल पहा.

**आडकूस**—स्त्री. आडबाजू. -वि., -क्रि. आडकुशीचा, आडकुशीस पहा.

**आडकोटा**—क्रि. (काव्य) कोपण्यांत; एकाबाजूस; एकीकडे. 'जैसा वृश्चिक अन्याय करुनि। बैसे लपोनि आडकोटा।' [आड+सं. कोष्ट]

**आडखण्या-खच-खळ-खळणें-खाणें-खाद-खुळणें-खळ-खोल-गाडा-गल्ली-गांव-गिन्हाईक-गिन्हाईकां-ग्राहकी-घोडा**—अ मध्ये पहा.

**आडखिळा**—पु. लगोरीची रचना; ज्यावर नेम धरावयाचा असें स्थळ; निशाण; लक्ष्य. 'आपणाचि आडखिळा कीजे। तो कौतुकें जैसा विधोनि पाडिजे।'—ज्ञा ११.४७८. [आड+सं. कीलक; प्रा. खिल्ल=खिलविणें!]

**आडखिळी**—स्त्री. १ दाराचा अडसर, कडी, खिटी. २ (व.) अडथळा; हरकत. [आड+खिळा-ळी-टी]

**आडखेडे**—न. (गो.) अडवणीच्या वाटेवर असलेले खेडे. अडगांव पहा.

**आंडगडी**—अं मध्ये पहा.

**आडगत-गात**—वि. (गो.) आडगिन्हाईकी; आयता, तयार मिळालेला—ली—ले; वापरलेला. (इं.) सेकंडहँड. 'हांवेंही आमीर आडगत घेतल्या.' [आड+सं. गम्-गात]

**आडगळ**—स्त्री. १ (कों.) अडसर. [आड+गळणे] २ अडगळ पहा. ३ (कु.) वाडी; खडेपाडे. —**ळीचा**—वि. गांवढळ; खेडवळ; गव्हार; अप्रसिद्ध.

**आडगा**—अडगा पहा.

**आडगांठ्या**—वि. चुरशी, खुनशी; द्वेषी; तेढ उत्पन्न करणारा. [आड+गांठ]

**आडगाडी**—स्त्री. छकडयाहून मोठी पण गाडीहून लहान अशी गाडी. [अर्थ+गाडी]

**आडगात**—न. १ शरीराचा घेर. २ पलंग, बाज वगैरेंचे आडवें लांकूड. [आड+गात्र]

**आडगात-त्या**—वि. वक्र; कुटिल; तःहेवाईक; विलक्षण; शंकेखोर; विरोधी बोलणारा. 'आडगात ना उभगत वाटने चालला गीत गात.' [आड=आडवें+गाणे]

**आंडगी**—स्त्री. (क.) (व्यापार) गदा. 'काल इरकलहून चार आंडगी लुगडी आली.' 'आंडगीतील लुगडी हिरव्या रंगाची होती.' [का. अडिगे=अखे, अर्थ वैलाचे ओझे]

**आडगुड**—स्त्री. (चं.) पडदणी. [आड+गुडाळणे]

**आडगु-गू-ण**—पु. १ (कों. गो.) मुतांखेतांचा जोर; मुतांने पडाडणे; कांहीं चिन्हांवरून दिसून येणारे मुतांखेतांचे दुखणे; बाहेरची बाधा. २ कुटुंबांतील मृतांच्या अवकूपेमुळे होणारी बाधा. [आड+गुण]

**आडगोखमा**—अडगोखमा पहा.

**आडघात**—स्त्री. अवेळ; अकाळ; वेहंगाम; गैरमोसम; अयोग्य संधि. [आड+घात]

**आडचा**—वि. छत्राखाली, आश्रयाखाली असणारा. [आड]

**आडचावट**—वि. कंटाळवाणे बडबडणारा; बडबड्या; बोलण्याने त्रासदायक वाटणारा; वाचाळ. [आड+वाचाट]

**आडचोर**—वि. सांदीकोप-यांत पडलेल्या, किरकोळ वस्तू चोरणारा; उच्चर्या; भुटा. [आड+चोर]

**आडख, आडजुना, आडणा, आडणी, आडत, आडत्या, आडदांड, आडदाळ, आड धोतर, आडनळ, आडपंचा, आडपेठ, आडबंक, आडबांक, आडनाड, आडनीट, आडनीड, आडनेड, आडपन्हळ, आडफळें**—अ अर्थे पहा.

**आडजात**—स्त्री. मुख्य जातीखेरीज हलकी जात; तैली, तांबोळी, वगैरे. —वि. खव्याळ; हिरवट; द्राड; खोडकर; त्रासदायक (मूल). [आड+जात]

**आडजाळ**—क्रि. अकल्पित, अल्ले संकट. 'जेसे गगनी आभाळ । ना तरी तरणी मृगजळ । तसे नाथिले आडजाळ । तुज पडिले हे ।' —विपु ७.४५. [आड+जाल]

**आडजीभपडजीभ**—स्त्री. (ब.) जिभेचा एक भाग; (सामा.) पडजीभ. म्ह० आडजिभेने पाहिले, पडजिभेने वास घेतला=खाऊन मन तृप्त झाले नाही म्हणजे ही म्हणूय योजितात.

**आडझट**—न. लहानसे संकट; अडचण; बारीकसारीक त्रास; उमेद खचविणारी गोष्ट. एखाद्या नीच मनुष्याने आणिलेले संकट. [आड+झट]

**आडणी**—(कु.) अडणी पहा.

**आडणीसावकार**—पु. किरकोळ, लहान सावकार. 'व्याजाच्या आशेने लहान रकमा कर्जाऊ देतात. जमीनी गहाण घेतल्या त्या गहाणदारांना किंवा इतरांना वटाईने, खंडाने लावतात. त्रागा, शिव्याशाप देऊन कर्ज वसूल करण्याचा यत्न करतात. पण कुणबी शेतमाल त्यांच्या हाती लागू देत नाहीत. कांहीं दिवस अंदरबट्टा सोसून बहुधां मुद्दल रपयांचे सहा ते बारा आण्यांवर आपले रोखे वाण्यांना बेचून करतात.' —गांगा १६१. [आडणी किंवा अडाणी+सावकार]

**आडणूक**—अडणूक पहा. 'परोपरी सिकविणे । आडणूका सांगत जाणे ।' —दा १९.१०.१५.

**आडणे**—अडणे पहा.

**आडताल**—पु. कोणत्याहि तालाचे दीडपटीचे आवतेंन. अडताल पहा.

**आडतास**—न. जमीन नांगरतांना नांगरास पुष्कळ वेळ असल्यामुळे शेताच्या बांधापथेन नांगर जाऊ शकत नाही अशी नांगरावयाची राहिलेली जमीन आडवी नांगरतात त्यास म्हणतात. [आड+तास]

**आडताळा**—अडताळा अर्थ २ पहा. 'परी हा सूक्ष्म आडताळा । वारी विवेके वेगळा ।' —दा ८.१०.६९.

**आंडवास, आंडदोरी, आंडधरणी**—अं अर्थे पहा.

**आडथळा**—अडथळा पहा.

**आडदंड**—पु. अडथळा. आडकाठी पहा. 'द्वारपाल आडदंड । चालू न शकती महाभये ।' —पांश ३.१५. [आड+दंड]

**आडदंडगी**—स्त्री. (ब.) (विणकाम) विणलेले कापड मापांत व ट्राविक उंचीवर येण्याकरितां ठेवलेले आडवें लांकूड. याच्या पुढे आडसरावर कापड गुंडाळले जाते व विणकरी त्यावर रेलून विणतो. [का. अड=आडवें+दंडगी=काठी]

**आडदरा**—अडदरा पहा. 'येतां जातां नेणां काळाचा आडदरा ।' —निगा ६६.

**आडदावा**—पु. गुप्त द्वेष; हेवा; छुनस. [आड+दावा]

**आड दिवस-दिस**—पु. १ ज्या दिवशी कांहीं नेमधर्म किंवा आचारसंस्कार नाही असा रिकामा दिवस. २ एक सोडून एक दिवस; दिवसाआड दिवस; अथला मथला दिवस. ३ विन हंगामी; अयोग्य दिवस. [ आड+दिवस ]

**आडनर**—पु. ( नळीस वगैरे ) आंतील बाजूस आटे पाडणारे यंत्र. [ आड+नर ]

**आडनळी**—अडनळी पहा.

**आडनाम**—अडनांव पहा. —न. टोपण किंवा औपरोधिक नांव. 'आडनामी वमी बोलावितु । गोपाळ हांसं आड पडतु । तेवीची अमृतां ष्टीं नीववीतु । सवंगडेया तें ।' —दाव २.१७.

**आडनांव**—न. १ अडनांव पहा. २ समाजांत एकाच नांवाच्या अनेक व्यक्ती रांपडतात. त्या अर्थी व्यक्तीचा निर्देश अधिक निश्चितपणे करता यावा म्हणून त्याच्या वृत्तीवरून, गांवाच्या अगर देशाच्या नांवावरून जे त्याला विशिष्ट नांव लाविलेले असते ते; कुलनाम; उपनांव. 'अस्तमानाचें जयासी । आडनांव नाही ।' —हा ८.१०. २ ( ल. ) व्यर्थ नांव; खोटे नांव. 'जीभ जे आरोगुं जाये । मग रसना हे होये । आडनांव कीं ॥'—अमृ ६.६२. 'तेसें स्त्रीसंगें जें मुख । आडनांव मात्र देख ।'—सुरेंद्र २८.

**आडनीत**—स्त्री. १ ( गो. ) अन्याय्य निवाडा. २ अन्याय्य कृत्य. 'तागली ही आडनीत हें कोणीय सांगत.' [ का. अड=आडवी, वांकडी+सं. नीति ]

**आडपडदा**—पु. १ अर्थे सोडलेला—लावलेला—टांगलेला पडदा ( पलीकडचें दिसूं नये म्हणून ). २ ( ल. ) आच्छादन; गुप्तपणा; झांकण. 'येथे आडपडदा तरी आहे कां ?' ३ मर्यादा; दाब; विनय; लज्जा. 'वडिलां देखत तपकीर ओढणें झालें तर एकीकडे तोंड करून ओढावी, इतका तरी आडपडदा असावा.' [ आड+पडदा ]

**आडपदर-पद्रा**—पु. १ पडदा (डोळ्यावरील, व्रणावरील). २ आडपडदा; गुप्तपणा; झांकण; संकोच; विनय; लज्जा. [ आड+पदर ]

**आडपाग**—न. मासे धरण्याचें मोटें जाळें ( हें बारा हात व्यासाचें असतें ). [ आड+पाग ]

**आडपाट**—स्त्री. पडशी (गोणी) च्या दोन्ही तोंडाच्यामधील भाग—तरट. [ आड+सं. पट; म. पाट ]

**आडफट**—स्त्री. १ चीर; भेग (तक्तपोशी, दार वगैरेंतील). २ एकीकडचा काना होपरा; एकीकडची जागा; एकांत स्थळ. [ आड+फट ]

**आडफागुर**—पु. ( गो. ) एकाच्या खाली एक असे डाहळीला मोड घेणें, फुटणें; आडवे अंकूर फुटणें. [ आड+फागूर=अंकूर, फांदी ]

**आडफांटा**—पु. १ क्षुल्लक अडथळा; आक्षेप; हरकत; तकार; हुजत. अडफाटा पहा. २ अवचित अडथळा; विघ्न; संकट. ३ ( कों. ) भुतांखेतांची वाधा; भुतांनीं पळाडणें. ० भरणें—आडमार्गानें जाणें; बहकणें. 'अहंकार मद्य पिऊनी । भ्रमती मायाघोरविपिनी । आपली शुद्धि विसरोनि । आडफांटा भरले हो ।'—इ ७.२२८. [ आड+फांटा ] ० ट्या—वि. १ आडफांटा, अडचणी, अडथळा घालणारा; तकार करणारा; तकारी. २ लहरी; चिडखोर; तिरसट; छांदिष्ट.

**आडबंदर, आडबाप्या, आडबायको, आडमाप, आडमूठ, आडमुटा, आडमुठ्या, आडम्हातारा**—अ मध्ये पहा.

**आडबर**—पुन. ( श्रीमंती, विद्वता, पवित्रता इ० कांचा ) डौल; दिमाख; पोकळ बंडेजाव; रिकामी ऐट. अवडंबर पहा. 'जैसें आडबर स्वप्न भेदाचें । नाथिलेचि ।'—विउ ८.४५. ( कि० घालणें; मांडणें ). [ सं. आ+डंबर ]

**आडंबा**—पु. ( कों. ) दारास, खिडकीस लावण्याचा आडसर [ का. अडड ]

**आडबाजू**—स्त्री. मुख्य मार्गाहून एकीकडचा प्रदेश. [ आड+बाजू ]—क्रि. एका बाजूस; आड बाजूस; कोनाकोपण्यांत; नेहमींच्या जागेच्या पलीकडे. ० चा—वि. एकीकडचा; एकेबाजूचा.

**आडबार**—न. ( गो. ) मंडपाच्या उभ्या भेटीवर जे बांबू अगर पोफळीचे सोट आडवे घालतात त्यांपैकीं प्रत्येक.

**आडविदी**—स्त्री. आड गळी; आड रस्ता; लहान मार्ग. 'जेथ जैन मार्गांचिआं आडविदी ।'—शिखु १७. [ का. अड+विदी=गळी ]

**आडबुली**—अंडबुली पहा.

**आडबोली**—स्त्री. ( कों. गो. ) १ वांकडे बोलणें. २ संदिग्ध, अस्पष्ट, न समजण्यासारखे बोलणें. [ आड+बोली ]

**आडभंगड**—वि. ( व. ) मूर्ख; अडाणी. अडबंक पहा. 'रामा फार आडभंगड माणूस आहे.'

**आडभर-भारी**—स्त्री. १ अडचण; संकट. २ अडवेपणा. **आडभरीभरणें**—१ ( गर्भांत ) आडवे होणें, घेणें. २ वांकडे जाणें. 'चित्त बहु निवृजले । तेणें आडभरीं भरले ।'—दा ३.१४०. [ आड+भरणें ]

**आडभित**—स्त्री. पडदी; दोन भाग करण्यासाठीं मध्ये घातलेली भित. अडभित पहा. म्ह० आडभित्तीची पडभित, पडभित्तीचा पोपडा=दूरचें नातें दाखविणें या अर्थी.

**आंडमळणी**—अंडमळणी पहा.

**आडमानई-आडमानाय**—पु. ( राजा. ) पोरगा; मुलगा; आडबाप्या. [ आड+माणूस ? सं. मान=माप ]

**आडमार्ग**—पु. आडवाट; आड वळणाचा, एका बाजूचा, दूरचा रस्ता. 'परमार्थे पंथ क्रमितां सांग । पाऊल पडलें आडमार्गे । [ आड+मार्ग ]

**आडमिळकत**—अडमिळकत पहा.

**आडमुद्दा**—पु. सबब; तक्रार; अडथळा; भलता विषय.

[ आड+मुद्दा ]

**आडमेळा**—ळें—पुन. ( गो. कों. ) अकस्मात उत्पन्न झालेली अडचण; आडकाठी; प्रतिबंध; विप्र; व्यत्यय; अपशकुन. ' तें काम कळक हांव गेल्लें, इतल्यांत मदींच हें आडमेळें आयलें ' [ आड+मिळणे=मेळ ]

**आडमोड**—झी. मोडतोड; कापाकाप; नाश. ' तळीं रिच-वितां बोधें । पाताळादि विवरें वेणें । नाशुनिया पत्रगें । अंगभंगें आडमोडी करी । '—एमा ७.५२४. ' कवाडें करोनि आडमोडी । प्रवेशला आंत । '—कथा ४.३.१६. ( तुल. ) अडमड पहा. [ आड+मोड ]

**आडमोरा-मोहरा**—वि. १ एका बाजूस; समोर नाही असा; दूर, रस्त्यावर नाही असा. ' जाय पाहतां आडमोहरा । संत सुपथें लविनी । ' सुविराट ७.१०३. [ आड+मोरा=मोहरा=मुख ] क्रि. वि. मध्ये; आड मार्गांत; प्रतिबंध रूपांत. ( क्रि० येणें; असणें; होणें; पडणें; घालणें; ठेवणें इ० ) ; —रिं—क्रि. वि. १ आडून; दडून; आडो-शाणें. २ कोनाकोपन्यांत; सांधीकोडींत, बाजूला; एकीकडे.

**आडय**—झी. एक पक्षी. [ सं. आडि ]

**आडय, आडव**—झी. ( कों. ) आडवें होणें; कुशीवर निजणें, पडणें, टेकणें. ( क्रि० घेणें. ) [ आडवा ]

**आडरझांव**—न. ( गो. कु. ) अन्यायानें बोलणें. ' तागेलें हें पेलीं आडरझांव ! ' [ आड+पोतुं. राझांव=न्यायीपणा ]

**आडरात**—झी. अर्धी रात्र; मध्यरात्रीनंतरची रात्र; भलतीच रात्रीची वेळ. [ अर्ध+रात्र ]

**आडरान**—न. अरण्य; आडवाट. ' ना तरी सेजनि थोर आडरान । '—दावि ३९. अडरान पहा. **वघेणें**—वांकडें बोलणें; मुद्दाला सोडून बोलणें; भलतेंच समजणें. ' ऐसा श्रोतयांचा अनुमान । श्रोतीं घेतलें आडरान । '—दा ९.३.७. या शब्दाचा उपयोग पुढील क्रियापदांशी करतात. जसें—आडरानांत अरणें, जाणें, शिरणें, फिरणें, वडकणें, गुंतणें, भटकत फिरणें. —नांत शिरणें—जाणून लुचून अज्ञान दाखविणें; वेड पांघरणें. ' तर ते त्याचा अर्थवाद करून आडरानांत शिरतील काय ? '—टि ४.४.६३.

**आडरानी**—वि. गांवढळ; खेडवळ; शहरांतील नव्हे असा ( धंदा, रीत, माणूस, पदार्थ, व्यापार ).

**आडल**—पु. आडहत्थारी. आडाळ पहा. ' स्वारमाणूस आडल-लाचे. '—थोमारो. १. ३२२. [ अडला=ऊ पहा ]

**आडला**—पु. विळी; विळा. अडला पहा.

**आडला**—अ. ( गो. ) दांड टाकण्यापूर्वी टाकतो या अर्थां सावधगिरीचा इशारा.

**आडलागांजला-पिडला-भिडला**—वि. अडचणीत अस-लेला, आलेला, सांपडलेला. [ अडणें+गांजणें ]

**आडव**—न. १ ( कु. ) वेंग किंवा दोन हातांची कवळी. २ ( ल. ) एका कवळींत मावणारी भाल्याणाची पेढी.

**आडव**—न. १ अरण्य; रान; जंगल. ' जी जीवित्वाच्या आडवीं. '—ज्ञा १६.३४. —एमा १३.१३४. २ अडवणींचे ठिकाण. ' ते चोरांसी आडव होये । '—ज्ञा १८.७२४. [ सं. अटवी ]

**आडवंकी-गी**—अडवंकी-गी पहा. ' संकृपाचीही आड-वंगी । न करणें जें ॥ '—ज्ञा १६.२०३.

**आडवट**—अडवट पहा.

**आडवण, आडवाण**—न. १ ( कों. ) डोंगराचा मध्यभाग; शिखर आणि पायथा यांमधील भाग. [ सं. अर्धवत् ] २ डोंगरावरील उताराची जागा; उतरण; उतरणीवरील जंगल. ३ अडवण पहा.

**आडवत**—न. ( कों. ) काकडीचा कीस तांदुळाच्या पिठांत शिजवून केलेले एक पकाय.

**आडवण**—पु. आडजात. [ सं. अर्ध+वण ] —चा—वि. १ आड जातीचा; संकरजातीचा ( मनुष्य ). २ भुताखेताच्या बाधेपासून झालेला ( रोग, व्यथा ). [ आड+वण ]

**आडवल**—झी. ( गो. ) हिंदी पोषाखातील ( मजूरवर्गातील ) किरिस्तांव. —झी. न. वधूला लग्नाच्या वेळीं हळदीचा रंग दिलेलीं वळें नैसविल्यानंतर त्यावर त्याच रंगाचें एक वळ गुंडाळून धातांत धरावयास लावतात तें. [ आड+सं. वलन=वेष्टन ]

**आडवली**—झी. ( गो. ) विळी. अडला=ऊ पहा.

**आडवस्ती**—झी. १ एकाबाजूस, आडवळणास, किंवा खोल-गट जागेंत वसलेले गांव. २ वरील प्रकारच्या जागीं केलेली वस्ती, वसाहत, रहिवास. [ आड+वसति ]

**आडवळ**—न. मुख्य वळाशिवाय मध्ये पुरूष पंचा किंवा क्रिया पडदणी वंगेरें नैसतात तें; सोंवळें नैसतांना मध्ये दुसरें वळ नैसतात तें. [ सं. अर्ध+वळ; अंत+वळ ]

**आडवळण**—अडवळण पहा.

**आडवा-आडवातिडवा, आडवेंउम, आडसणें, आड-सांगड-डी, आडहतेर-री-हत्थार-री**—अ मध्ये पहा.

**आडवांग**—न. एक बाजू. ' आपुलिया उसीसा कां आडवांगीं ठेउन आपण पाइतयाकडे खालि नीजति । '—सूत्रपाठ ( महाजु-भाव ) [ आडवें+अंग ]

**आडवाट**—झी. १ एका बाजूचा, आड वळणाचा रस्ता; आडमार्ग. २ मोठ्या रस्त्याच्या बाजूची वाट; रस्त्याची कूट. [ का. अड+म. वाट; सं. अंतर्वाट ( राजवाडे ) ] —टया—वि. शल्ल्या मार्गानें जाणारा; सळ न बाणारा; एककडी; करतकऱ्या.

**आडवावंड**—पु. (व्यायाम) दोन खांब जमीनीत पुरून त्यांच्या शेवटास दोन भोंके पाडून त्यांत आडवी गुळगुळीत पहार बसविलेली असते. ही पहार अधिक खाली घेणे झाल्यास दोन्ही खांबांस समोराममोर आणखी भोंके असतात. या पहारेंस दोन्ही हातांनी धरून किंवा पाय अडकवून वेगवेगळ्या प्रकारच्या उड्या घेतात. या उड्यांचे अनेक प्रकार आहेत. (इं.) हॉरिझॉटल किंवा सिंगल बार.

**आडवार**—पु. १ कोणत्याहि विशिष्ट दिवसाशिवाय किंवा नेमलेल्या दिवसाशिवाय इतर दिवस; अधलामधला दिवस. २ भळता, अयोग्य दिवस. [ आड+वार ]

**आडवारणे, आडवरणे**—अक्रि. (प्रां.) रेलणे; (निजण्यसाठी) आडवे होणे. [ आडवा+आरणे=लोळणे; अहारणे ]

**आडवारा**—पु. अडथळा; प्रतिबंध. 'करितसे आडवारा। विश्वाभासु जो'—ज्ञा १५.४६. —एभा ११.११७१. 'जैसे सिंहा चिया आहारा। जंभुक करिती आडवारा।'—कथा ४.११.१२८. [ आड+वारणे ]

**आडवाव**—पु. आड रस्ता; अडथळा; मधला रस्ता. 'न फेडितां आडवावो।'—अमृ ७.२६५. [ आड+वाव=वाट ]

**आडवी**—स्त्री. अडवी पहा. **काडी**—स्त्री. अडथळा; प्रतिबंध. कामप्राप्तिसी आडवी काडी। होतां कोधाची पडे उडी।'—एभा २३.२५२.

**आडवीण**—अडवण पहा.

**आडवे**—अडवे पहा.

**आडवे**—न. अरण्य. 'अवियेचे आडवे। मुजेंत जीवपणाचे भवे।'—अमृ २.२. [ सं. अटवी ]

**आडवे**—अडवा-वे पहा.

**आडवेळ**—अडवेळ पहा.

**आडवोल**—न. (गो.) ओले वस्त्र. [ आड+ओले (वस्त्र) ]

**आडसणे**—अडसणे पहा.

**आडसंधि-सांध**—अडसंधि पहा.

**आडसर**—पु. १ दार किंवा खिडकी बंद करण्याकरितां लांकडी किंवा लोखंडी दांडी, गज, खीळ, अडणा, अड्ड; लांकडी अडसर. हा कोठे कोठे दाराच्या पाटीमागच्या भिंतीत भोंक ठेवून त्यांत बसविलेला असतो व दार बंद करताना तो दोन फळ्यांच्या आड लावतात. [ आड=आडवे+सरणे ]

**आडसर**—नपु. (कों.) ज्यांत पाणी अधिक असून खोबरें थोडे झाले आहे असा कोवळा नारळ; शहाळे. [ सं. अधे+सदृश ] २ डोंगराभोंवतीं असणारी वाट; ज्याचा खालचा ओंबतालाचा भाग तुटल्यासारखा दिसतो असा डोंगराचा भाग; डोंगराच्या माथ्यावर्ती धार; डोंगराची बगल. 'आडसरामाजी राहिले।'—दावि २५.३. ३ गांबच्या

शिवेचा दगड. ४ (विणकाम) उभा ताणा सारखा पसरलेला रहावा म्हणून वहीच्यापुढे ताण्याच्याखालीं आडवी काठी लावतात ती. ५ दांडगाट, धटिंगण, आगडबंब मनुष्य. [ आड+सं. सं=सरणे ]—क्रि. घट; आडळ; ताड. **आडसरासारखा पडणे-निजणे-पसरणे**—अव्यवस्थितपणाने रस्त्यांत वेगरे पडणे, निजणे, लोळणे.

**आडसाठी**—स्त्री. (गो.) पूर्ण नव्हे व अपूर्ण नव्हे अशी मधली स्थिति. [ अर्धे=आड+सं. स्थिति ]

**आडसाठां**—वि. १ (गो.) मध्यम स्थितीतील; पूर्ण किंवा अपूर्ण नाही असा; अधेवट.

**आडसाठो**—पु. (गो.) आडसठा. अडसठा पहा.

**आडसाठा**—पु. तात्पुरती एका वाजूस करून ठेवलेली, नेहमीं न लागणाऱ्या वस्तूंची रास, संग्रह. प्रायः सप्तमी विभक्तीत प्रयोग. जसे-आडसाठयंत. यावरून भळत्या टिकाणीं ठेवलेले, टाकलेले. [ आड+साठा ]

**आडसार**—पु. (हेट) पूर्ण न झालेला नारळ. आडसर पहा. 'आडसार खाऊक गोड लागता.' [ सं. अर्धे+सदृश ]

**आडसाल**—न. १ एक वर्षे टाकून एक वर्षे; वर्षाआड वर्षे. २ (शेती) बिबडाचे साल. जसे-ज्या जमिनीत एक वर्षी जोधक्याचे पीक केले तीत पुढील वर्षी बाजरी इ० दुसरीं पिके करणे. —**ल्या ऊंस**—पु. अठरा महिन्यांनी होणारा म्हणजे एक वर्षाआड येणारा ऊंस.

**आडसांग, आडांल, आडांखताळा, आडांला, आडाणचोट - पट्टी - वस्ती - आडाणा-णी - आडाणी-जात-आडाणी कवाडी, आडात, आडातुडी, आडाथ, आडाव, आडावा, आडून**—अ मध्ये पहा.

**आडळ**—न. (कों.) गोरवी कटगी या नांवाचे झाड.

**आडळ**—आडळ. आडळ पहा.

**आडळ**—पु. स्पर्श. 'कामक्रोधादि त्यां नाही आडळ.'—रंयो १.५२५.

**आडळ**—पु. १ विकल्प. 'कवणे विखीं आडळु। ने घे चित्त।'—ज्ञा १३.३५८. २ अडथळा; प्रतिबंध. 'मग घरींचाचि ठेवा। जेवीं डोळ्यां दावी दिवा। तरी घेतां काय पांडवा। आडळु असे।'—ज्ञा १८.८९२. ३ यत्किंचित्. 'जळीं जळावेगळ। कापूर न दिसे आडळ।'—अमृ ३.२.७. अडळ पहा.

**आडळणे**—क्रि. अडळणे. अडळणे पहा. 'तरी उजूचि कां आडळिजे। जयापरी।'—ज्ञा १.२४७.

**आडळणे**—क्रि. आडळणे; प्राप्त होणे. 'एन्हीवीं हा योगियां नाडळे'—ज्ञा ४.१३.

**आडळी**—स्त्री. एक पक्षी. अडळ पहा. [ सं. आडि ]

**आडळीभ्रमणी**—स्त्री. ( व. ) अंधुक पूर्वे कल्पना; संभव. ' आडळीभ्रमणी नसतां तो वारला. ' [ अटकळ+भ्रम ]

**आडळू**—पु. आडळ. ' जेणेसीं होतां आडळू पुरे जिणें । ' —गीता १.४३४.

**आडा**—पु. १ ( कों. ) शेतास केलेलें काटिरी झाडाझुडपांचें किंवा निवडुंगाचें कुंपण. [ का. अड्ड ] २ ( गो. ) घराभोंवतालचें दगडी कुंपण. ' ताणें पोसाभोंवतीं आडां केलों. ' ( सामा. ) कांपाउंड; आडोसा. ३ ( कु. ) दरवाजा बंद करावयाचा आडसर. ४ ( हेट. ) गलवताच्या व कलमीच्या आधारासाठीं एकाखालीं एक असलेलीं दोन मोठीं लाकडे. ५ ( हेट. ) घराचें आडें. [ का. अड्ड ] ६ रेवा; रघ. ' भालप्रदेशीं चंदनाचा आडा लेखिती । ' —पूजावसर ( महानुभाव. ) [ का. अड्ड ]

**आडा**—पु. एका जातीचा पक्षी, बगळा. [ सं. आडि ]

**आडाआडी**—स्त्री. धडपड; खटपट; भ्रम; आटाआट. ' करुनि आवडीच्या कावडी । या रामेश्ररीं येती भाविक कापडी । क्षणिक आयुष्य जाणुनि तांतडी । आडाआडी पावळ । ' —ह १५.१४०. ' एवढी जिवाची आडाआडी करुन तुम्ही साधणार काय ? ' अट-अट पहा.

**आडाऊ**—पु. बंदूक, तरवार या शिवाय हलकें हत्यार वापरणारा—पायदळ शिपाई; आडहत्यारी. ' आडाऊ पायीचें चाल्त । ' —मुआदि १९.१०. अडाऊ पहा.

**आडांख-खा, आडाखा**—अ मध्ये पहा.

**आडांगपण, आडांगाय**—न. ( गो. ) वात्रटपणा; खोडी; मस्ती; आडदंडपणा. ' ता गेलीं आडांगपणा चढल्यांत. ' [ आड+अंगी ]

**आडांगी**—वि. ( गो. ) वात्रट; आडदंड; दांडगा; भांडखोर; मस्त. ' भारी आडांगी जाला तां चलें ! ' [ आडबंगी; आडवे+अंग ]

**आडाचौताल**—पु. ( संगीत ) एका तालाचें नांव; यांत मात्रा चौदा व विभाग सात असतात. [ आडा+चौताल ]

**आडाडी-आडाणचोंट, आडाणा-णी, आडाणीजात, आडात-थ, आडांबरी**—अ मध्ये पहा.

**आडांत्री**—क्रि. ( कु. ) नाजूक स्थानीं किंवा मर्मस्थानीं. ( क्रि० लागणें; पडणें; मारणें. ) [ आड+आंतर ]

**आडांबां-बो**—पु. ( गो. ) कडी, आडसर. ' दाराक आडामां ( आडांबां ) घाल. '

**आडामोडा**—पु. उंसाच्या रसानें भरलेलीं ( चरकाजवळील ) मांडीं जुलाणाकडे नेणारा. —कृषि ४७३.

**आडाव**—पु. १ आड हत्यारी. अडाऊ-व पहा. ' मावळे आडाव इटेकरी, पडाईत...यांची संजगणी करुन हशम मेळविले. ' —मराभा ६. २ धाडसी, शूर शिपाई.

शको. १. ३०

**आडाव**—न. ( कर्ना. ) ( कडव्याच्या ? ) पांच पेंढ्या. अडव पहा.

**आडांव**—न. ( कों. ) चालू कामापुरती खणलेली, न बांधलेली विहीर. [ आड+सं. वापी; म. बाव ]

**आडाव-बु**—वि. ( क. ) आडगिन्हाइकी; जुनाट ( वस्तू ). ' आडाव वस्तु घेतली म्हणजे स्वस्त मिळते. ' [ आड ]

**आडावण**—अडवण पहा.

**आडावणी**—स्त्री. ( नाविक ) अडवणी पहा. अडवण पहा.

**आडावणें**—क्रि. ( कु. ) बंदरांत आगबोट दूर उभी असतां उतारु उतरून घेण्यासाठीं आगबोटीस पडाव लागणें. [ अडविणें प्रयोजक ]

**आडावतपाग**—न. ( कों. राजा ) बारीक मासे पकडण्याचे ' रोंगो ' नांवाच्या जाळ्याहून लहान जाळें. आडपाग पहा. [ अधे-वत्=अर्धवट+पाग=जाळें ]

**आडास**—पु. ( गो. ) आडोसा; आच्छादन; छाया; अंधार. [ आडोसा ]

**आडास**—स्त्री. ( शेती ) जमीन एकदा उभी नांगरल्यावर तीच पुन्हां आडवी नांगरणें. पहिल्या नांगरणीस तास म्हणतात. [ आड+तास ]

**आडासन**—न. कंबर. ' आडासनी दोनी दोनी ष(ख)णें । ' —उपा ८२४. [ सं. अर्धासन ]

**आडाळणी**—स्त्री. ( कु. ) पेरणीच्या दुसऱ्या दिवशींची नांगरणी.

**आडाला-ळो**—पु ( कु. ) विळी, अडला पहा.

**आडाली**—स्त्री. ( कु. ) मातीच्या भितीचे कुंपण.

**आडि**—स्त्री. ( गो. ) एक लहान मासा; खर्बा बांगडा. [ सं. आटि-डि ]

**आडिट**—न. हिशोबाची अखेर तपासणी ( सरकारी किंवा नियोजित हिशोबतपासनीसाकडून ) [ इं. ]

**आडिट्टर**—पु. हिशोबतपासणी करणारा; अधिकृत हिशोब-तपासनीस. [ इं. ]

**आडिवा**—पु. ( कों. ) अडसर; अडवट; अडणा. [ अड्ड ]

**आडी**—स्त्री. एक पक्षी; बगळी. [ सं. आडि ]

**आडी**—अढी पहा. —स्त्री. १ ( कों. ) रदाट-गाडव्याच्या चाकाला परिधाच्या बाजूने अक्षाशीं समांतर अशीं रव्यावर मारलेलीं लांकडे, एका राहाटास अशा.बारा आड्या असतात. [ का. अड्ड ] २ धार काढतांना गाईनें लाथ मारूं नये म्हणून तिच्या सभोवार बांधावयाच्या काठ्या. ३ ( मल्लशास्त्र ) कुस्तींत प्रतिपक्ष्यास पायांत घालावयाची आडी. ४ ( सामा. ) आढी ( आंब्याची, गवताची, कपाळ, पाय इ. ची ). अढी पहा. ५ ( कों. गो. ) जनावराचा पाय मोडला असतां तो नीट करण्यास दोन बाजूंस लांकडे

बांधतात ती. ६ (गो.) घराच्या भोंवतालचे दगडी कुंपण, गडगा. ७ (कर्ना.) नदी उतरून जाण्याचा लांकडी पूल. ८ आडकाठी; अडवळा; प्रतिबंध. 'जन्मसहस्रांचिया आडी।' -ज्ञा ६.४६५. 'मागीं कांहीं पडली आडी । दूत तांतडी पाठविले ।' -एरुस्व १४.६७. ९ शंका. १० (कासारी धंदा) भांडीं घडविण्याच्या उपयोगी असलेले दगडी, चपटे आरपार भोक असलेले उखळ. ११ (नाविक) गलबताच्या झाडीच्या वरील लांकडी तक्त; उतारूंना बसावयासाठी केलेली जागा; होडीवरील बसण्याकरिता असलेली फळी. १२ (गो.) काना. १३ (गो.) अडसर.

**आडी**—स्त्री. (संगीत) गानप्रकार; आदिपरंपरा. (गाणे.) 'आडी गातांती देवांगणां.' -दाव १६५. [सं. आदि? का. आडु=गाणे]

**आडी**—स्त्री. (कु.) भोंवळ्याची कापलेली फाक; तुकडा.

**आंडी**—स्त्री. (प्र.) अंडेर. (खा.) मुलगी. [सं. अंड, अंडीर=पूणे वाढीचा माणूस]

**आडील**—वि. आडचा; आश्रयाखालील; छत्राखालील; आच्छादनाखालील; आडोशाचा. [आड. का. अड्ड+ल प्रत्यय]

**आंडील, आंडुकली**—अं मध्ये पहा.

**आडीसरी**—स्त्री, **आडुक, आडुमाडु, आडुळसा, आडून**—अ मध्ये पहा.

**आडू**—१ स्त्री. (कों.) घाटांतील सडकेच्या (डोंगराच्या बाजू-शिवाय दुसऱ्या) बाजूस असलेली दगडी अर्धी भिंत, वांध. २ (पाथवैट काम) दगड फोडण्याचे पोलादी हत्यार; मोठा हातोडा. अडू पहा. [का. अड्ड]

**आडूक**—वि. (गो. कर्ना.) कडवट. 'हॉ रोस आडूक जाला.' [का.]

**आंडगाडू**—वि. पंढ; बुळा; कुचकाभाचा; मुर्दाड (माणूस). 'चार आंडगाडू मिळाले म्हणून न्याय होतो काय?' [गाडू द्वि.]

**आडे**—क्रि.वि. (खा.) बाजूस; पलीकडे; आड. 'नग आडे जाले माडी बहुत.' -दावि ७७८.

**आडे**—वि. (कों.) आडवे; कलते. (क्रि. घेणे). [का. अड्ड]

**आडे**—न. १ (कों.) आडे (घराचे). आडे पहा. २ उंबरा; उंबरा. 'प्रामदारींचे आडे । नोलांडी कोण ।' -ज्ञा १३.६९९. ३ दोन माणसांनी कापण्याची करवत; आढया करवत. ४ (नाविक) नावेचा कणा; एक जाडे लांकूड; हे नावेस बोडतांच्या दुरमीणावर बसवितात. याने आंतल्या बाजूस मजबुती व काठीस टेकावा मिळतो. ५ उंसाच्या चरकाचा आडवा दांडा (ज्यास बेल जोडतात तो). ६ (कर्ना.) घरावरील छप्पर; माळ्यावरचा भाग. [सं. अट्ट=माडी. का. अड्ड] ७ तागडी; ताजण्याची दांडी. -शार [का. अड-ड] ८ **करी**—वि. तागडी बाला.

**आडे**—अंडे पहा.

**आडेकरी**—वि. १ आड, आडवा येणारा. २ (ल.) वाट-मान्या. [आड+सं. कृ-कर]

**आडेचो**—क्रि.वि. (कु.) वरकरणी; दोंगीपणाने. -वि. (गो.) तात्पुरता; वेळेपुरता.

**आडेचें**—वि. (गो.) चालू; हल्लींचा. [सं. अद्य]

**आडेपाडे**—न. शंतांतील दरएक खळ्यांतून काही धान्य घेण्याचा पाटलाचा हक्क. अडेपाडे पहा. [सं. अर्ध+(पाड=माप, किंमत.) म. परडे]

**आंडेर**—अंडेर पहा.

**आंडेल**—पु. (गो.) ताडाणवडा वाढलेला पण टोंब्या असा मनुष्य. [अंडिल; सं. अंडीर=पूर्ण वाढलेला माणूस]

**आडो**—न. (गो.) शेत, बाग, घर इ०चे दगडी कुंपण; तट; गडगा; आडा पहा.

**आंडोर**—अंडोर पहा.

**आडोरा**—पु. व्यभिचार; बलात्कार. 'फिरला पापकर्म डांगोरा । विध्वंसिला यज्ञ सारा । मांडिला स्त्रियांमि आडोरा । प्रगटपणे ।' कथा. ६.५.४३. [दे. आडोलिया=रुद्ध; रोखलेले. दे. अडाड=बलात्कार.]

**आडोशीपाडोशी, आडोसा**—अ मध्ये पहा.

**आडोणें**—(गो.) अडविणें. पहा.

**आडोनि**—क्रि.वि. बाजूस; आडवे. 'आगाभे वीर हो आडोनि सरा । उज्व हातिभेळ धरा ।' -शिशु ५६४. -शअ. आडून. 'पूर्ण चंद्राडोनि आभलु काढिले.' -शिशु ७२०. अडून पहा.

**आडु**—पु. (दारु काम) चंद्रज्योती लावण्याकरिता एका कळकाला लोखंडी फूल (अटा) लावतात तो. [अट, अड्ड]

**आडयाळ**—न. (माण.) नांगराचे रमणें. अडयाळ पहा.

**आडई**—स्त्री. (कु.) बगळी. [सं. आडि]

**आडक**—वि. ओढून धरणारा; आळतेचा. [प्रा. अडिळ्व. म. ओढणें.]

**आडक**—पु. आठ पौड, चार शेर किंवा पायलीचे माप. बंगालमध्ये दोन मणाचे माप. [सं. आडक=एकचतुर्थाश द्रोण=१६ कुडव=७ पौड, ११ औंस]

**आडकस**—वि. १ मजबूत; घट. अटस पहा. २ (ल.) धाडसी. [अटस]

**आडगळा**—पु. मांग लोकांचा सरपंच—गांगा. ३०.

**आडणी**—स्त्री. तिबई. अडणी पहा. 'रत्नजडित दीप ठेविले जवळी । जडित आडण्या त्या तळी ।' -हृ २४.११९.

**आडन**—पु. (व.) गाय, म्हैस इ०ची कांस. अडण पहा.

**आडमूढ**—वि. विस्तृत; अफाट; बफाम. अडमूढ पहा. 'आरामवाटिकेंत आडमूढ वाढून, आकाशास हात घालण्याच्या वृक्षाची योजना' -टि १.१५२. [सं. अर्ध+मूढ. का. अडमुट]

**आडवारा**—पु. छळ. —शर. —शुभानंद उद्योगपर्व. १२.२८. आडवारा पहा.

**आडळ, आढा, आढाऊ, आढाल**—अ मध्ये पहा.

**आडळणें**—अडळणें पहा.

**आडळून जाणें**—भेदन जाणें. 'तिलाहि तो आडळून जात असे.' —खरा देशभक्त २५९.

**आढाल**—न. शख; अडला. 'उगाउगीच भांडतो। उगा-उगीच तेंडतो। उगाउगीच ढाल घे। उगाउगी आढाल घे.' —दावि ७७६. [ सं. अडू=दृष्टा करणें ] **आढालाची**—वि. ढालज; धीट. 'आढालढालाची पै थोर। अभावभावे अति सुंदर। दाटोनि रिघों पाहे घर। वशीकरण मज करील।' —एरुव ५.४५.

**आढाव, आढाव**—आडाऊ, आडाव पहा.

**आढावा**—अडावा पहा.

**आढाळ**—न. डोंबारी खेळ करतांना दोगीवरून चालतांना तोल सांभाळण्यासाठीं हातांत घेतात तो वेद्यु. 'ब्रह्मगोळकाचे आढाळ करी।' —भाए ६०५. [ का. अडू; आड+ल ]

**आढी, आढें, आढेकड, आढेवेढे**—अ मध्ये पहा.

**आढी**—स्त्री. फळें गवतामध्ये थरावर थर रचून पिकविण्याची योजना. अढी पहा. 'यासी शुक्रमुख लागले। आवडीचे आढिये मुराले। संतजन सेवितां घाले। आनंदले परिपूर्ण ॥' —ह १९.२२५. [ का. अडकु=डीग करणें. ]

**आढें**—न. घराच्या किंवा छपराच्या दोन पाख्यामधील लांब लाकूड. 'गृहा पांच वांमे अमें येव. आढें।' —कंचमुच २—एभा ८. २३३ **आढें**—(कों.) खांबगी; आढें व तुळई यांस जोडून अमलेला खांब. (इं.) किंज पोस्ट. **आढयाचें ताक**—न. (क.) आढें ज्यांत दिसेल इतकें पातळ ताक. 'आढयाचें ताक व पोहे तो नेदमी खातो.' [ आढें+ताक ]

**आढय**—पु. धनिक; श्रीमान; संपन्न; युक्त गामाशब्द घनाढय; वलाढय; गुणाढय, गवांढय. 'आढय कुलीनजनाचें दावी औदार्य जें वितरणां तें।' —मोभीष्म ५.४५. [ सं. ]

**आढयता**—स्त्री. १ गर्व; ताठा; पित्रासखोरी; प्रतिष्ठितपणा डोल. 'तुळा निरोप पाठविला म्हणजे तूं याचें; तुम्हीं आला तरच येईन इतकी आढयता कशास पाहिजे.' २ श्रीमंती. 'आढय आतुडे आडवीं। मग आढयता जेवीं हारवी।' —ज्ञा १३.२०५. (किं० धरणें; बाळगणें. पिरवणें.) [ आढय+ता ] २ ख्याति; प्रसिद्धि (निदाव्यजक) [ सं. ]

**आढयाकरवत**—पु. अडया करवत पहा. दोन माणसांनी चालवावयाचा करवत.

**आढयाचा खोबळा**—पु. उंसाच्या चरकाच्या लाटां (खुटां) पैकीं मधल्या लाट्याच्या (नराच्या) डोक्यावर बसविलेली इंप्रजी

U च्या आकाराची लोखंडी पट्टी. हीत चरक फिरविण्याचें जोखड बसवितात [ आढें+खोबळा ]

**आढयामारणें**—कि. १ (व.) धडपड करणें. 'पहिल्यानें स्वस्थ बसले आणि आतां आढया मारतात.' २ (ना.) हेलपाटे घालणें.

**आण**—स्त्री. १ शपथ. 'श्री विद्वलाची आण'—शक ११९५ चा चौऱ्यांशीचा शिलालेख. (किं० घालणें; वाहणें; घेणें.) माझ्या गळ्याची आण; देवाची आण वगैरे प्रयोग आहेत. 'कां भीमकाची आण। हे चंद्रकिरण।'—शिशु ८२२. 'घाडी बळें वृकाच्या घालुनि हरिणोस आण गेहाला।'—मोविराट १.५३. [ सं. आज्ञा; प्रा. आणा; सि. गु. का. आण; ते. आन ]

**आण**—स्त्री. (कों.) मिठाची रास (माप); कांहीं बंदरांत तीन खंडीची तर कांहीं बंदरांत अडीच खंडीची रास असत.

**आण**—उभ. १ आणिक; आणि; व. [ सं. अन्य ]—वि. अन्य; दुसरें; निराळें. 'आण कऱ्हे नये बापा।'—उपा १०९८. 'तुजसम वीर नाही आण।'—मुशाति ३०.१५६. [ सं. अन्य; प्रा. अण ]

**आण**—न. (गो.) अंड; वृषण.

**आणआणू**—क्रि. एकमेक; परस्पर. 'मग बोलेलीं निपन-वसां आणआणू।'—शिशु ८१. [ सं. अन्योन्य ]

**आणको**—पु. (गो.) टोमणा; वाक्प्रहार. (अव. आणकें.) [ आण ]

**आणक्रिया**—स्त्री. शपथक्रिया; प्रतिज्ञा; आणभाक. [ म. आण+मं. क्रिया ]

**आणखी, आणखीन**—अणर्था पहा.

**आणणावळ, आणणवाई**—स्त्री. सामान वगैरे वाहून आणण्याची मजुरी. [ आणणें ]

**आणणें**—उक्ति. १ घेऊन येणें; जावून आणणें. २ बहुतेक; जवळजवळ या अर्थी. आणणें हें सहाय क्रियापद ईत प्रत्ययांत कोणत्याहि क्रियापदास जोडले असतां त्या क्रियापदानें दर्शविलेली क्रिया बहुतेक पूर्ण झाली आहे अमा अर्थ होतो. 'किष्ठा बांधीत आणला होता; शत्रूची फळी फाडीत आणली होती.' [ सं. आ+नी; प्रा. आणि सिं. आणण; फ्रें. जिम्नी. अन ]

**आण ने**—स्त्री. १ (एखादी वस्तु) वारंवार इकडून निकडे नेणें आणि आणणें. २ (ल.) उपद्रव्याप; दगदग; कुतरओढ. तारंबळ [ आणणें+नेणें ]

**आणप्रमाण**—स्त्री. शपथ; शपथक्रिया; आणभाक. [ आण+प्रमाण ]

**आणभाक**—प—स्त्री. १ शपथनें दृढ केलेला करार किंवा वचन 'लटकें जाहिल्या आणभाकेंसि'—एभा १२.२५६. [ आण+सं. भापा म. भाक ] २ लग्नांत कंकणबंधनाच्या वेळीं घ्यावयाची शपथ. या करारामुळे दोन्ही पक्ष उरावाप्रमाणे वागण्यास बांधले जातात.



**आणशपथ**—स्त्री. वचन; शपथ. [ आण+शपथ ]

**आणा**—पु. १ रुपयाचा सोळावा भाग, हिस्सा. १ जमीन मोजणीत ७.५६२५ चौरस यार्ड म्हणजे एक गुंठ्याचा वृह किंवा एकराचा ६३० भाग; गुंठ्याची साखळी १६ कड्यांची किंवा आण्यांची असते; २ वृह फूट लांब रेषेचे माप, प्रमाण. ३ कोणत्याहि वस्तूचा वृह भाग. [ अणू-आणक=लहान; हलकें. सं. अंकनक; किंवा (कार्य-आपणक-आ अणभ-आणा (राजवाडे) तुल० आपण=बाजार आपणक) ] **आणे पैचा हिशोब**—पु. तंतोतंत हिशोब. **आणेवारी**—स्त्री. पाटीलकुळकर्णी वगैरे सारा आकारण्यापूर्वी उभ्या पिकाची पहाणी करून अंदाज करतात तो.

**आणा**—उखाणा. आहणा पहा.

**आणाआण**—क्रि. वि. लागोपाठ घाईघाईने सामानसुमान आणणे इकडून तिकडून सर्व बाजूंनी—दिशांकडून आणणे, जमा करणे; जुळवायुळव. [ आणणे द्वि. ] **आणाआणीचा संसार**—घरचे उत्पन्न ज्यास अगदीच नाही अशा मनुष्याने बाहेरचे मिळवून केलेला संसार. **आणा आणा मार्गे लागणे अथवा पाठीस लागणे**—१ हें पाहिजे, तें पाहिजे असा घरचा तगादा मार्गे लागणे. २ ( ल. ) लम करणे; कुटुंबबत्सल होणे; पुष्कळ माणसांच्या प्रपंच चालविणे; अडचणीत येणे. ' भाऊराव, तुमच्या मार्गे आतां आणा लागला आहे, व्यवस्थित वाग हा ! '

**आणा-दोन आणे**—वि. थोडा तरी; किंचित; १६ आण्यांपैकी कांहीं अंश ( १६ आणे गुण=पूर्ण गुण ). ' रोग्यास आणा दोन आणे तरी गुण दिसला पाहिजे.

**आणा, आणखी, आणी, आणीक, आणीदरा, आणी बाणी**—अ मध्ये पहा.

**आणापट्टी**—स्त्री. प्रत्येक बिधा, नांगर, मनुष्य इत्यादि-कांगणिक घेतलेला एक आणा जादा कर.

**आणि, आण, आन(अन)-न-नि**—क्रि. वि. आणखी या अर्थी मराठीत कित्येक वकते पुढील प्रयोग करतात—१ अशा प्रकारची व्यवस्था आणि सरकारने केली. २ तो आणि तसा वागेल हें संभवत नाही. ३ ब्राम्हण नि दासु फिरईल हें होणार नाही. या स्थळी आणि नि हे शब्द हनु, हान या शब्दांचे अपभ्रंश आहेत. [ सं. हन्त=( ज्ञाने. ) हान-हानि-आणि-णि-आन्-न-नि. हान शब्द ज्ञानेश्वर असाच योजतो. -राजवाडे ( १८३२ ) ' म्हणौनि उदकीं हान खु. कां पवनीं जो स्पशुं ! '—राज्ञा ७.३२. ]

**आणि**—उभ. आणखी; व; शिवाय; आणिक. [ सं. अन्य ]

**आणिक**—उभ. आण. -वि. अधिक; निराळा; वेगळा. अणिक पहा. ' मग आणिक उपचार केला तेहीं तो सांगिजेतु आतां । '—शिखु ७७२. -एमा ३.६९८. [ सं. अन्यत्क; प्रा. अणिक ]

**आणिकचि**—अ. भलतेंच; विलक्षण. ' आणिकचि सुख होऊनि जाये । म्हणुनि विसरे । '—ज्ञा ६.३७१.

**आणियाळें**—वि. तीक्ष्ण; टोंकदार. अणियाळें पहा. ' अत्यंत सूक्ष्म आणियाळें । तांदुळां वेळिले सोज्जळें । '—एरव्व १४.१२३.

**आणियाळीदृष्टि**—स्त्री. कटाक्ष; नेत्राच्या कोंपऱ्यांतून पाहणे; वांकडी दृष्टि. ' आणियाळिया दृष्टी । '—भाए ३६५. [ सं. अणि ]

**आणी**—स्त्री. एक आणा किमतीचे चांदी, निकल इ० धातूंचें नाणें. आणा पहा.

**आणी**—स्त्री. ( चांबारी धंदा ) जोड्यास दोभा आणण्यासाठीं टोपरामधून आणलेली शेंडी, टोंक. अणि-णी पहा. [ सं. अणि ]

**आणीशिवणे**—( चांबारी धंदा ) तजाच्या मध्ये टोंकास रेशीम भरणे.

**आणीक**—अणिक, आणिक पहा. ' हरिरहित सुखाचा हेतु आणीक नेणे । '—सारह २.६७.

**आणीकसारखा**—पु. दुसरा कोणीतरी; भलताच. ' आणीक-सारखा असता तर चांगला चोप देता. ' [ अन्यत् + क + सदृश ]

**आणीया**—पु. अफूच्या ( खसखगीच्या ) पिकावरील एक रोग—कृ. वि. ५०७.

**आणेक**—पु. ( गो. ) टोमणा.

**आणेगा**—स्त्री. १ अधिकाऱ्याच्या द्वाहीने ( एखादी गोष्ट ) बंद करणे. २ प्रतिबंध; मनाई. ३ द्राही; दुराही. ४ शपथ; आण. अनेगा पहा. ( क्रि० घालणे; करणे; मोडणे; मानणे ). [ आण ]

**आणेआन**—वि. भलतेंच. ' एन्हीं होईल आणेआन । '—उषा ६५०. [ सं. अन्य द्वि. ]

**आणोजें**—न. अंकुर. ' देहीं कमांचें आणोजें । '—ज्ञा १४. ३२७. [ सं. अणि ]

**आणकुमाणुक्या**—स्त्री. ( गो. ) लहान मुलांचा एक खेळ.

**आत**—स्त्री. १ आत्या; बापाची बहीण. ( मूळ संस्कृतांत स्वतःची वडील बहीण हा अर्थ असून बापाची बहीण हा अर्थ पुढे मराठीत रूढ झाला ). २ मामी; सासू ( या अर्थी कुणबी लोकांत कोंकणांत वापरतात ). हा शब्द हाल-गाथा सप्तशतीमध्ये या अर्थी येतो. मराठे लोकांत मुलीची सासू म्हणजे तिची आत-बापाची बहीण-असतें; तेव्हां आत म्हणजे सासू. [ दे. अत्ता=सासू, मामी (गाथासप्तशती); का. अत्ते=सासू, आई; ते. अत्त; द्रा. आत्त=आई; हि. अत्ता; सं. अत्ता, अत्तिका=वडील बहीण. ]

**आत**—न. ( कों. गो. ) सीताफळ, ( गो. ) आंत. [ सं. आतृप्य=सीताफळ; वं. आता; पोतु. आत; मलायी आत ]

**आंत**—शब्. क्रि. वि. १ आंतल्या वाजूस; अंतर्भागांत. [ सं. अंतर् ] २ ठराविक मुदतीच्या पूर्वी; अगोदर. ' माझे पैसे महिन्याच्या आंत परत दे. ' ३ मध्ये; मिळून; धरून; संबधांत किंवा संबधानें;

बरोबर; ( गौणपणे ) एकांत एक; जसे—कामांत काम, खर्चांत खर्च; गोष्टीत गोष्ट, उदीमांत उदीम करणे; पोटांत पोट चालविणे. इ० म्हणजे पुष्कळ, गोष्टी किंवा कामे हातांत घेणे किंवा करणे, किंवा मुख्य काम अगोदर करून त्याच्या अनुषंगाने इतर कामे करणे. ० मध्यें— ( अशुद्ध प्रयोग परंतु सामान्य लोकांत रूढ ) अंतर्भागांत. आंतल्या बाजूस ० बाहेर करणे—किंवा पाहणे—मागचा पुढचा विचार करणे ० येणे—खालावणे; न्हास पावणे; एखादा धंदा तोटयांत येणे; साधनसामग्रीचा अभाव होणे. म्ह० आंत असे जसे, बाहेर पडे तसे—चांगले आंत असेल तरच चांगले बाहेर येईल.

आंत—न. आंतडे, अंत्र. ' एकाची लोंबती आंते । धार्थी कोते अडकली । '—एरुस्व १२.२२. [ सं. अंत्र; प्रा. अंत ]

आतई, आतोई—पु. ( व. ) आतेचा नवरा. ' माशा आतई येथे राहतो. ' [ सं. अत्तिका+पति ]

आंतउतां—ती—शभ. ( काव्य ) आंत; अंतर्भागी; अतोत—तां पहा. ' सांग जाई गृहाआंतउतां । ' [ सं. अंतर ]

आतंक—पु. १ भीति; धाक. ' तयाच्या आतंके द्विजतिलक तेंथे चळवळी । '—सारुह ७.२. २ रोग; व्याधि. [ सं. ] ० निग्रह—व्याधिनाश; रोगहरण.

आंतकडीं—किडीं—किडीं—स्त्री. अव. ( गो. ) आंतडीं. ' तों गल्या आंतकडेक कसले दुयेंस जालां ख ? ' [ सं. अंत्र ]

आंतकोनाडा—पु. मोठ्या कोनाडयांत राखलेला लहान कोनाडा.

आतखानी—वि. मत्सरी; द्वेषी; असहिष्णु. [ आंत+खाणे ]

आतगी—स्त्री ( वाणी जातीत ) आत; आल्या; बापाच्या बहिणीस बहुमानार्थी म्हणतात. [ आत+गी—गे ]

आंतचा—वि. आंतील; आंतला. [ आंत. ]

आंतचाल—स्त्री. ( ज्योतिष ) एक मुहूर्ते सूर्ये नक्षत्रापासून दिन नक्षत्रापर्यंत होणाऱ्या नक्षत्रांपैकी आरंभीच्या चार नक्षत्रांचा काल. हा मुहूर्त गाय, म्हैस नेण्या—आणण्यास शुभ मानतात. वरील एक दर नक्षत्रांत क्रमाने प्रथमच्या चार नक्षत्रांस आंतचालीचीं व त्यापुढील तीन नक्षत्रांस बाहेर चालीचीं अशी संज्ञा आहे. [ सं. अंतर+चर् ]

आंतडी, आंतडे—स्त्री. न. १ आंत; अंत्र; नलाकृति अन्न मार्ग; पोटांतील नळी. २ तातीचे चमे. [ सं. अंत्र. तुल० ( इ. ) एन्टेल; ग्री. एन्तेरोन ] आंतड्याला पीळ बसणे—खरी कळकळ, काळजी वाटणे. आंतडीं कुंपणावर घालणे—( क. ) अतिशय त्रास देणे. शिवाय अंतडीं—डें पहा.

आतणे—क्रि. १ होणे; पावणे. ' बकाच्या ऐने आतले धवळ । '—सुभादि १९.७७. ' असा जळीं लवण विरोनि गेले । परि क्षारतेसीं होतें उरले । तेंदि हळु हळु मधुता आतले । या नांव विज्ञान स्थिति । '—स्वातु ११.१.८५. २ दडपणे. ' परि कैसा भारे

आतला पिकें । देवाचेनि । '—झा ९.१४५. ३ देणे; अर्पण करणे. ' प्रसन्न होऊनि वरदानास । साबरी विद्या आतुली । '—नव ७.३. ४ व्यापणे. ' विचित्रता भूतांचियां । आपण आंतोनि ठिकरिया । '—झा १८.५३९. ५ स्पर्शणे; शिवणे. आतळणे पहा. [ सं. आप्+भिल्लणे ]

आततायी—आतत्याई—यी—वि. अपराधी; गुन्हेगार; खुनी, विष घालणारा, चोर, आगलाच्या, दुसऱ्याची जमीन बळकावणारा व दुसऱ्याची स्त्री हरण करणारा या सहांपैकी एक; आतताई मनुष्याचे हे सहा प्रकार शुक्रनीतीत दिले आहेत. ' अग्निदो गरदश्वैव शत्रुपाणिर्धनापहः । क्षेत्रदारापहारी च षडैते आततायिनः । ' ' शुक्र म्हणे कुकर्मदान । यादव टेंकले आत्ममरणा । ते मारावया रामकृष्णा । आततायी जाणा लोटले । '—एभा ३०.१५८. २ ( ल. ) साहसी; हेडक; मूर्खपणाचे धाडस करणारा. [ सं. ]

आतप—पु. जन; सूर्याचा प्रकाश, ताप. ' सांभे वातवर्षे आतपु धरे । '—झा ५.११४. [ सं. ]

आतपत्र, आतपत्राण—न. छत्री किंवा अबदागीर; जन निवारण करण्याचे साधन. ' छत्रातपत्रचामरयुग्म । ध्वजीं उत्तम गरुडलांछन । '—एभा १५.१७३. ' निजबोधार्थे आतपत्र । शिरीं तन्मयाचे छत्र । '—एरुस्व १५.९६. [ सं. आतपत्र ]

आतपमूर्च्छा—स्त्री. ज्या रोगांत कडक जन किंवा उष्ण हवेचा परिणाम शरीरांतिल मज्जातंतूवर प्रथम होऊन त्यामुळे हृदय व श्वसनेंद्रिये यांची क्रिया बिघडते व त्यानें मूर्च्छा व ताप येतो तो रोग. ( इ. ) सन्स्त्रोक.

आंतबट्टा—पु. १ निरनिराळ्या प्रकारच्या नाण्यांची अदलाबदल, देवघव करतांना मूळ रकमेत येणारी तूट; बाहेरबट्ट्याच्या उलट [ आंत+बट्टा=षट ] २ नफा अपेक्षित असतां नुकसान होणे; खोटा; तोटा. ३ ( ल. ) बुडता धंदा. ' आंतबट्ट्याच्या या अजागळ सदथाला आंधळ्या थ्रेंदेची साक्ष आणि अनोळखी ईश्वराची जाभिनकी. '—प्रेमसंन्यास. —ट्याचा व्यापार—पु. नुकसान सोसून केलेला—चालविलेला व्यापार—धंदा.

आतबड—आधवड; कातडे; अधोड पहा. ' बारा आतबडीचा जोडा '—तेपो ५७.

आतर—पु. उतारा; नावेतून नदी उतरून जाण्याचे भाडे; नोर. ' तुम्हींच मग आतरास्तव मला सुदीना विका '—केका २२. [ सं. आ+तृ+तर ]

आंतर—वि. आंतला; आंतल्या बाजूचा; मधला. [ सं. ]

० त्वचा—स्त्री. झाडाची आंतली साल. ' या आंतरत्वचा भवदुमा । बळकले म्हणावया महिमा । '—एभा १२.४३९. ० राष्ट्रीय—वि. भिन्न भिन्न राष्ट्रांसंबंधी; परस्पर राष्ट्रांमधील; सार्वराष्ट्रीय ( व्यवहार ) ( इ. ) इंटर नॅशनल. ० शिबर—न. ( प्राणि. ) पोकळी. ( इ. ) व्हॅक्युओल. —रास्तर—न. ( प्राणि. ) गर्भपिंडाचे एक आंतील आवरण. ( इ. ) हिपोब्लास्ट.

**आंतर्भाव**—पु. प्रीति; प्रेम; लक्ष. ' आंतर्भाव ते साधुरवाडी । मायबापे राहिली बापुडी । ' -दा ३.२.३८. [ सं. अंतर+भाव ]

**आंतर्वेकपृष्ठ**—न. (ज्यो.) आंतील बाजूने गोलाचे पृष्ठ पाहिले असता दिसणारा गोलाचा भाग. [ सं. ]

**आंतला**—वि. आंतील बाजूचा; अंतर्भागासंबंधी. [ अंतर ]  
**आंतलीखूणगाठ**—स्त्री. मनांतील गुप्त हेतु; मतलब. **आंतलीचाल**—( राजा. ) आंतचाल पहा. **आंतलीपाळ**—स्त्री. कानाच्या आंतील कड-बाजू-मांसल भाग; याच्या उलट बाहेरील पाळ.

**आंतल्या आंत**—क्रि. १ अंतर्भागांत; आंत; मध्ये. २ गुप्त रीतीने; मनांतल्या मनांत; मुकाटयाने. ३ आपआपसांत; घरांतल्या घरांत; आपल्या मित्रमंडळींत.

**आंतल्याकडचा-कडला-कडील-धड्याचा**—वि. आंतल्या बाजूचा; आंतील; मधील.

**आंतल्याकडेस-धडेस**—क्रि. आंतल्या भागावर; आंतल्या बाजूने; आंतून.

**आंतल्या गांठीचा**—वि. खोल मनाचा; ज्याचे हेतू-वंत गुप्त आहेत असा; गुप्त मसलत्या; गुप्त कारस्थानी; मिस्रकल; मतलबी.

**आतवता**—आतौता पहा.

**आतवार-वार**—न. १ ( चि. कों. ) स्वयंपाक घर; माजघर; घराचा मध्यभाग; याच्या उलट बाहेरवार. ' आम्ही पुरुष बाहेर निज् बायकांस आतवार जागा पाहिजे ! ' [ सं. अंतर+वर्ती ]

**आतश-श**—पु. अग्नि. [ फा. आतिश=अग्नि; तुल० सं. आतप ]  
**आखाना**—पु. तोफखाना. ' किळघांत अबदुल अहदखानाचे आतशखान्यांत रहावे. ' -दिमरा १.८६. **आज**—वि. प्रेक्षणीय दारूकाम करणारा. -एटि १.४३. [ फा. आतिश+आज ] **आजी**—स्त्री. १ अमित्रीडा; शोभेचे दारूकाम; दारूची लंका. ' रात्री नाच रोशनी आतशबाजी जाली । ' -रा ७.१४५. २ ( ल. ) चैन; करमणूक. [ फा. आतिश+आजी ] **आहेराम**—पु. पारशी लोकांचे अग्निमंदिर; [ फा. आतिश+बेहराम ] अग्यारी पहा.

**आतस**—स्त्री. ( कों. कुण. ) आत; आत्या. [ सं. अत्ता ]

**आतसबाजी**—आतशबाजी पहा.

**आतळणे**—उक्रि. १ ( काव्य. ) संसर्ग होणे; स्पर्श करणे; शिबणे; भेटणे. ' ते कमी तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती । ' -ह्या २. २७८. -एभा २.४८०. आतणे पहा. २ पावणे; लाभणे. ' तुजहून शाल्व पवित्र अला । नाही अंबेसी आतळला । ' -मुसभा ११.४९. ३ धारण करणे; पावणे; प्राप्त होणे. ' अगाध महोदधीचे जीवन । आतळे धवळ दुग्धवर्ण । ' -मुआदि ४.११०. [ सं. आप=मिळणे ]

**आंता**—क्रि. १ सांप्रत; या वेळेस; एव्हां. ' एवढा वेळ घरी होते, आतां बाहेर गेले. ' अतां पहा. २ यापुढे; चालू क्षणानंतर. ' आतां पारा कैसा सोधावा ' -वैद्यक वाड ७८. ३ ग्रंथ, विषय यांचे आरंभप्रतिज्ञेचे द्योतक. ' आतां शब्दाचे प्रकार सांगतो. ' ' आतां वंदू कवीश्वर । ' ४ सांप्रत; सध्यां. [ वै. अधा, सं. एतर्हि, अथ; आतः ( इतोपीत्यर्थ ) ]; आतां काय म्हणतोस (=इतोपि कि भणसि ) आतः=आता, आतां. -राज भाअ. १८३४. ]

**आतां**—पु. ( गो. ) भात शिजतांना येणारा कड, उत.

**आतांघटके**—क्रि. ( कुण. ) या घटकेस; यावेळीं. [ आतां+घटिका ]

**आतांड**—न. ( गो. ) बांबूचे वेट, बन.

**आताता**—उद्ग. अतत पहा.

**आताशी-शे-सां**—अ. यावेळीं; हल्लीं; सांप्रत; आजकाल; अलीकडे. [ आतां+असा ]

**आति**—क्रि. होय; आढे. ' तुज सर्वज्ञा विचारितां धर्म । काई संसारा आति । ' -प्र ४८. ' काइसे रचिति ते त्यामि सामर्थ्य आति । ' -चक्रसिद्धांतसुत्रे १७.३. [ सं. अस्ति, म. आंहति ]

**आतित**—अतित पहा.

**आतित्य**—आतिथ्य पहा. ' अलयाचे करावे आतित्य । ' -दा ४.७.२५.

**आतिथ्य**—न. अतिथीचा सत्कार, सन्मान, पूजन, आदर; पाहुणचार; पाहुणे. [ सं. ]

**आतिथ्य, आतिथ्य**—वि. अतिथीला योग्य असे; पाहुण्यासंबंधी; आदरसत्कार, पाहुणचार यासंबंधी.

**आतिमधारण**—न. ( वास्तु. ) अखेरचा जोर; दाब. ( ई. ) अल्टिमेट स्ट्रेस.

**आतिशय**—अतिशय पहा.

**आतिसो**—पु. ( काव्य. ) पुष्कळ; फार. अतिशय पहा. -वाक्य वृत्ति ४५७६. ( -शर )

**आती**—स्त्री. ( गो. ) आत; आत्या. [ सं. अत्ता ]

**आती**—वि. आती; त्रस्त. ' आती रक्षवेभां । ' -दाब ३३८. [ सं. आर्ति ]

**आंतील**—वि. १ आंतील बाजूचा; मधील; अंतर्गत. जसे-आंतील फितूर, दंगा, फूट, भेद. [ सं. अंतर ] २ गुप्त; अंतर्गृहांतील. जसे-आंतील जाच-जुलूम-यातना-संताप-खाते-पत्र-हिशोब-वही इ. **आंख**—पु. व्यापारी लोक मालावर किमतीचा गुप्त आंकडा घालतात तो, किंवा कांहीं खूण. [ सं. अंतर+अंक ] गुप्त याअर्थी इतर उप-योग-आंतील खाते-पत्र-याद-वही-हिशोब इ. **आंकारनामा**—पु. खाजगी रीतीने घेतलेली वचनचिद्दी, करार. **आंजामिनकी**—स्त्री. आंतील जामीनदाराचे काम, धंदा. **आंजामीनदार**—पु. सरकारी रीतीने

किंवा उषड रीतीने जामीनदार झालेल्यास आंतून जामीन राहणारा किंवा त्याला हमी देणारा. **०दांग-झी.** ( मल्लविद्या ) कुस्तीतील एक डाव; आपल्या एका हाताने जोडीदाराचा हात आपल्या बगलेंत धरून आपल्या दुसऱ्या हाताने जोडीदाराचे मनगट धरावे. ज्या बगलेंत आपण जोडीदाराचा हात धरला असेल त्याच बाजूच्या आपल्या पायांने जोडीदाराच्या दोन्ही पायांत आपला पाय घालून, जोडीदाराच्या हातास झटका देऊन आपली मान बाहेर फिरवून, ज्या बगलेंत जोडीदाराचा मुंडा आपण धरला असेल तो आपला मुंडा जमिनीवर टेकून, जोडीदारास चीत करणे. **०भोंक-न.** गुप्त गोष्ट; एखाद्या गोष्टीतील व्यंग, छिद्र, दोष; रहस्य. **०मजकूर-पु. १** ( पत्रांतील ) वृत्तांत; मजकूर. **२ ( ल. )** मनातील गुप्त हेतु, मसलत. **०रोग-पु. १** गुप्त रोग. **२ ( ल. )** जुलूम, दुर्बैलता, न्हास वगैरेंचे अंतस्थ, गुप्त कारण.

**आतांत्र**—न. (शाप.) हे रासायनिक धातुमूलद्रव्य असून दुर्मिळ मृत्तिकाधातुवर्गातील आहे. याचा शोध १८७७ साली लागला. (ई.) इट्रिअम. [ स्वीडनमध्ये इट्रिबी ]

**आतुटी**—अ. अखंड; अतूट पहा. 'चंद्र चकोरा चोखटी । वोलें अमृतधारी आतुटी ।'—क ५२. [ सं. अ+तूट ]

**आतुडणें**—अक्रि. १ (काव्य) सांपडणें; स्वाधीन होणें. 'कट-कटा छुद्र मंडळांत आतुडलें ।'—पंचतंत्र १.३९. **२ ( ल. )** आकलन होणें; समजणें. 'माझे मजचि वो आतुडलें गुज ।'—निगा ७४. 'जे मना आकळितां कुवाडें । घावुसितां बुद्धी नातुडे ।'—ज्ञा ५.६७. **३** लाभणें; प्राप्त होणें; हातीं येणें. 'न करितां भगवद्भक्ति । सज्ञानाहि नातुडे मुक्ती ।'—एभा ३.१८६. 'तो देवेंद्रपदा चढे । सुर-वधूसंभोग तया आतुडे ।'—निमा १.१७. **४** संबंध येणें; निकट येणें; स्पर्शणें. 'मां साक्षात् तुं शामसुंदर । आतुडलासी कीं ।'—रास १.१०३२. [ द्रा. आतु=धारण करणें; जवळ असणें. ]

**आतुणें**—सक्रि. देणें. 'प्रसन्न होऊनि वरदानास । साबरी विद्या आतुली ।'—नव ७.३. [ सं. आप्=मिळणें, क्रि. अर्प=देणें ]

**आतुर**—मि. १ उत्सुक; उतावीळ; उद्युक्त. 'बहुतकरुनि कौरव । हे आतुर दुस्वभाव ।'—ज्ञा १.१७२. **२** आर्त; विव्दळ; व्यथित; पीडिलेला; दुःखाद्द्विष्ट. सामाद्वन्द. कामातुर-अर्थातुर-धुधातुर-चिंतातुर इ० कामातुराणां न भयं न लज्जा । अर्थातुराणां न पिता न माता । धुधातुराणां न रुचिर्न पक्वं । चिंतातुराणां न सुखं न निद्रा । [ सं. ] **०संन्यास-पु.** मरणसमयी घाईघाईनें घेतलेला संन्यास; केवळ प्रेषोच्चारार्थिक विधि करून घेतलेला संन्यास, चतुर्थाश्रम. [ सं. ]

**आतुरता**—स्त्री. विशेष उत्सुकता; घाई. [ सं. आतुर ]

**आतुराय**—वि. ( गो. ) आतुर; अधीर; उतावीळ; उत्सुक. [ सं. आतुर ]

**आंतुरी**—अंतुरी पहा.

**आतुर्बळी**—वि. महाबलाढय; अचाट सामर्थ्यवान; अतुर्बळी पहा. 'अकर्म जाण आतुर्बळी ।'—एभा १०.५९१. 'धनुष्यकोटीनें आतुर्बळी । गंगा आगिणी आश्रमाजवळी ।'—मुआदि १६ ८८.

**आंतुल-ला-ली-ल्लं-लें**—वि. आंतील; आंतील बाजूचा; अंतर्गत; मधील. 'परि तयाआंतुल नम्हे हे देवा ।'—ज्ञा ११. ३८८. 'फेडितांचि तो बाहिरलें । कड फिटे आंतील । न फेडितांचि ।'—अमृ २.४८. [ सं. अन्तर् ]

**आंतुवट**—वि. आंतील; अंतरंगातील. 'मी देव तो भक्तशुद्ध । हा बाहेरी नांवाचाचि भेद । आंतुवट पाहतां बोध । सच्चिदानंद जनि ऐक्ये ।'—एभा २१.४७१. —न. अंतरंग हृद्गत; गुप्त, गुह्य गोष्ट. 'हे आंतुवट तुज वर्म । दाविजत असे ।'—ज्ञा ८.२०३. [ सं. अन्तर्+वर्ती ]

**आतू**—स्त्री. आत; आला; आत्याबाई. [ सं. अत्तिका ]

**आतू**—शब्. आंत; मध्ये. [ सं. अन्तर ]

**आंतून**—शब्. क्रि. वि. आंतल्या बाजूने; अंतर्भागापासून; बाहेरूनच्या उलट. [ आंत+हून ] **०पाय काढणें**—( मल्लविद्या ) जोडीदार आपल्या पाठीवर आपणास धरतो त्या वेळेस आपण खाली वांकून आपल्या दोन्ही पायांतून त्याचे पाय काढून घेणें. जोडीदार आपल्या पाठीवरून आपणास धरतो तेव्हा आपण झटक्यानें खाली वांकून आपल्या दोन्ही हातांनीं जोडीदाराचा पाय घोटयाजवळ धरून वर उचलवाव व तो उचलताना आपण जोडीदाराच्या मांडीवर बसावे म्हणजे जोडीदार चीत पडतो. **०पाय मोडणें-ओढणें**—एखादे कृत्य करीत असतां दुसऱ्यानें त्यास गुप्तपणें विरोध-प्रतिबंध करणें. 'नानांचे पाय आंतून ओढण्याचा विसृभाऊंचा यत्न होता.'—अस्तंभा ११२.

**आतुस-तुसि**—क्रि. वि. तुसि होईपर्यंत; शांत होईपावेतो ( खाणें पिणें, भोगणें इ० ). ( विरु. ) आतुप्त. [ सं. ]

**आने**—क्रि. १ आहे. 'हा ही हातपिटी खेळती आते । जगजेटीसी ।'—शिष्ट ६८९. **२** होतें; असतें; बनतें. 'पाणी बुडकं ये मिळतें । तंव मीठचि पाणी आतें ।'—ज्ञा १६.७२. **३** येतो; प्राप्त होतो. 'ज्याचेनि अपांगपातें । बंध मोक्षपर्णी आते ।'—अमृ २.४. सं. अस्ति ]

**आते**—स्त्री. ( कों. ) आत्या; आत; आत्याबाई. **०गौरव-चीर-चाण-मान-पुन.** वरपक्षाकडून वधुच्या आतेला मिळणारे मानाचे ल्याडें-बोळी. **२** अशा प्रकारें दिलेला मान, किंवा मानाची रीत-प्रकार. **०द्वीर-पु.** नवऱ्याचा आतेभाऊ. **०बहीण**—स्त्री. आतेंची मुलगी. **०भाऊ-पु.** आतेचा मुलगा. **०भामे भावडें**—नव्व. भावाचीं मुले तीं बहिणीच्या मुलांचीं भामेभावडें व बहिणीचीं मुले तीं भावाच्या

मुलांचीं आतेभावडे होत. [ आत+मामा ] १ सास-  
न्याचा आतेभाऊ. २ आतेसासूचा-सास-न्याच्या बहिणीचा-नवरा  
०सासू-स्त्री. सास-न्याची बहीण; नव-न्याची किंवा बायकोची आत.

आतें—न.अव. आंतडी. आंत पहा. 'घाचे आतें काढितीं ।'  
—एरुव ८.४५. [ सं. अंत्र ]

आतेगघर—( गो. ) वर पक्षानें वधूच्या आतेस अपिलेले  
लगडे; आते गौरव-चीर पहा. [ आते+गौरव ]

आंतेर—स्त्री. ( गो. ) सिताफळीचें झाड. आत पहा. 'ती  
आंतेर बरी मातल्या. ' [ पोर्तु. आतेयर्. सं. आतृष्य ]

आतेस—स्त्री. ( कों. ) आत्याबाई; आते पहा.

आतोजी—स्त्री. ( कों. ) सासू. [ का. आते=सासू ]

आंतांड—पु. ( गो. ) डोंगराच्या पायथ्यापासून थोडा उंच  
पण साधारण सपाट भाग; यांत काजू, बांबू, आवि, फणस, कोंकंब  
इ० झाडें लांबतात व याच्या खालच्या भागांत केळी, सुपारी  
यांच्या बागा करतात. [ सं. आ+तुंड ]

आतोनात—अतोनात पहा.

आतोळ्योपातोळ्यो करप-सांगप—( गो. ) अंगविक्षेप  
करून एखादी लांबलचक हकीकत सांगणें. 'आताळो गेलों पाताळो  
गेलों, तिथून आणली ... ..' या गोष्टी प्रमाणें घुवतात करून  
सांगणें. [ सं. अतल+पाताल ]

आंतौटेपण—न. अस्तित्व; आंत असणें. 'हे कवणाजोगे  
न होती. आंतौटेपणें ।'—ज्ञा ३.२५९. [ आतौता+पण ]

आंतौत-तां-ती-तें-आंतउतां-ती, अंतौत पहा. 'पै पर-  
तत्त्वा अरौतें. स्यावरांता आंतौतें ।'—ज्ञा १३.१५८. 'तरंग समुद्रा  
आतौता. म्हणे माक्षेनि मेघ तत्त्वतां ।'—एमा २.३८८. —मुआदि  
२.४५; ६.८४ इ० [ अंतर्+वर्ती ]

आंतौर—अंतुरी पहा.

आत्काटी—स्त्री. ( गो. ) आडकित्ता. आटकाटी ?

आत्तां—आतां पहा.

आत्म—वि. १ आत्म्यासंबंधीचें. २ स्वतःचें; आपले. [ सं. ]

०कार्य—न. आपले काम; स्वतःचें काम. —क्रिवि. खासगी कामा-  
करितां; आपल्या कामासाठीं ( व्यापारी लोकांच्या पत्रव्यवहारांत  
हा शब्द येतो ). हें अप. रूप आहे. ०ख्याति—ख्याति पहा.

०गत—वि. स्वगत; आपल्याशीं ( नाटकांत एखाद्या पात्रानें  
केलेले भाषण ). ०गति—स्त्री. १ आत्म्याची अखेरची अवस्था.

२ आपली अखेर. 'प्रिये आत्मगति यांची दिसताहे ।'—सप्र  
१३.१४. ०ग्रह—पु. १ आत्मज्ञान. २ स्वीकार करणें; स्वतःचें  
मानणें; आपला म्हणणें; कैवार घेणें. ०घात—पु. १ आत्महत्या;

स्वतःचा घात, नुकसान ( धर्मशास्त्रविहित प्राणत्याग हा शब्द  
लाघीत नाहींत ). 'तंब तो वशिष्ठ गुरूनाथ । म्हणे सहसा न करावा

आत्मघात ।' ०घातक—की, घाती—वि. १ स्वतःचा घात करणारा.  
२ ( ल. ) स्वतःचें नुकसान करणारा; स्वतःच्या पायांवर धोंडा पाडून  
घेणारा. ०घ्न—वि. १ आत्महत्या करणारा. २ आत्मघातकी.

०चर्चा—वि. आत्म्यासंबंधी वादविवाद; ब्रह्मविचार; आत्मानात्म-  
विचार. [ सं. ] ०च्छाया—स्त्री. स्वतःची सावली. 'कां कवळि-

लिया न धरे । आत्मच्छाया ॥'—ज्ञा १८.५३०. [ सं. ] ०ज—पु.  
स्वतःपासून जन्मलेला; पुत्र; मुलगा. 'पैल इतक हा आत्मजु ।

हें उरल के ।'—ज्ञा ५.९३. ०जा—स्त्री. स्वतःची मुलगी. 'अगा  
आत्मजेच्या विपी ।'—ज्ञा १२.१३२. ०जिज्ञासु—वि. आत्मज्ञानाची

इच्छा करणारा. 'पेसे आत्मजिज्ञासु जे होते ।'—ज्ञा १६.५२. ०तत्त्व—  
न. ब्रह्मज्ञान; आत्मज्ञान. 'येर आत्मतत्त्व उदासीन ।'—ज्ञा १८.३०६.

०तोष, तोष—पु. आत्मानंद; स्वसंतोष. ०त्याग—पु. स्वार्थ-  
त्याग. 'हा आत्मत्याग व लोकाप्रय सरकारचे गुप्त हेतु पर्यायानें

सिद्धीस नेण्यास जर उपयोगी पडला ...'—टि ३.१८२. ०त्त्व—न.  
आत्मस्वरूप. 'न ल्मती तपें त्रतें अनुष्ठान । आत्मत्वाची खूण

वेगळीच'—व. १७९. ०धन—न. १ स्वतःची संपत्ति. २ स्वतःचा  
आत्मा; स्वतः ३ ( ल. ) स्वतःचा पुत्र. ०निंदा—स्त्री. स्वतःची निंदा;

स्वतःस दोष घेणें; स्वतःवर दोषारोप करणें ( पश्चात्तापाच्या वेळीं ).  
०निवेदन—न. आत्मसमर्पण; परमेश्वराच्या टिकाणीं स्वतःस वाहून

घेणें; नवविधामर्कांतील शेवटचा-नवव्या मर्काचा प्रकार, म्हणजे  
जीवशिवैक्य. 'आत्मनिवेदनाचें लक्षण । आर्षीं पाहवें मी कोण ।

मग परमात्मा निर्गुण । तो बोळखावा ।'—दा ८.८.१३. २ स्वतःची  
कथा, खुलासा; आत्मचरित्र. ०निश्वास—पु. वेद ( यज्ञ निःश्वसितं

वेदाः=वेद ज्याचें ( परमेश्वराचें ) निःश्वास आहेत या वाक्यावरून ).  
०निष्ठ—वि. १ आत्मस्वरूपीं तल्लीन असलेला; आत्मानंदी, ब्रह्मानंदी

निमग्न असलेला. २ मनोभावाचा; कळकळीचा; उत्पुंक. ०निष्ठा—स्त्री.  
१ आत्म्याच्या टिकाणीं निष्ठा. २ स्वतःवर विश्वास; आत्मविश्वास.

०परिचय—पु. आत्म्याविषयीचें किंवा स्वतःविषयीचें ज्ञान—ओळख.  
०पोटी—वि. अप्पलपोट्या; स्वार्थी. 'तव भीम म्हणे श्रीकृष्णासी ।

तूं बरवा आत्मपोटी कळलासी । मी अतिथी उभा असता द्वारासी ।  
भोजन सावकाश करिसी तूं ।'—जै १०.२. ०प्रची(ती)ति—स्त्री.

१ आत्मज्ञान; स्वप्रतीति, गुरुप्रतीति, आत्मप्रतीति या तीन  
प्रतीतींपैकीं एक. २ स्वतःच्या अनुभवावरून मिळविलेले ज्ञान—बोध;

आत्मानुभव. 'नाना प्रथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती । आणि  
मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ।'—दा १.१.१५. ०प्रशंसा—स्त्री.

स्वतःचीं स्तुति; आत्मस्तुति—छाया. ०प्राप्ति—लाभ—स्त्रीपु. आत्म  
ज्ञान; ब्रह्मज्ञान. 'महामंत्र आत्मप्राप्तीची खाणी ।' ०बंधु—पु. स्वतःचा

नातेवाईक; चुलत—मावस—आते—मांमे भाऊ. ०बिंब—न. १ प्रतिबिंब.  
'का आत्मबिंबा घेतले । बाळकें जळीं ।'—ज्ञा १८.१३०६. २

जीवात्मा ( परमात्म्याचें प्रतिबिंब ). ०बोध—पु. आत्मज्ञान. 'मग

सत्त्वं बोखालें । उषडती आत्मबोधाचे डोळे ।' -ज्ञा १८.२१०. -**आत्मभरी**-वि. अप्पलपोटया. **०यज्ञ**-पु. स्वाथैत्याग; जीविताचें बलिदान; स्वतः मरणाला तयार होणें. **०राज**-पु. आत्मा; स्वतः 'तेथ न सुवावा अर्भगी । आत्मराजु ।' -ज्ञा १८.२८०. **०रूप**-न. स्वस्वरूप. 'जयजय स्वसंवेद्या आत्मरूपा ।' -ज्ञा १.१. **०लिंग**-न. १ आत्मस्वरूप. 'पै तुझी आण वाहणें । हे आत्मलिंगातें शिवणें ।' -ज्ञा १८.१३६९. २ शिवाचें मुख्य लिंग (प्रतीक). शंकरानें आपल्या भक्तासाठी आत्मस्वरूपाचा तत्त्वांश मूर्त करून ठेवला आहे. ३ अस्त्यंत जिवलग मनुष्य; प्रेमाचें माणूस. 'एके दिवशीं बाजीरावसाहेब हे नानासाहेबास भोजनाचे वेळीं बोलले कीं, रघुनाथराव यांचे पूर्वेज विश्रल शिवदेव हे आमचे दादासाहेबांचे आत्मलिंग होते.' -तीर्थयात्राप्रबंध ८२. **०वत**-वि. आपल्या प्रमाणें; स्वतःसारखें; भेदभाव, आपपरभाव न ठेवितां. 'आत्मवत् सर्व भूतानि ।' या वचनावरून. 'आत्मवत् देखावे अवघे जन । नमो देहमान किंचित ।' **०वश**-मनोनिग्रह; आत्मनिग्रह-आत्मसंयमन. **०विचार**-पु. आत्म्यासंबंधी चर्चा; ब्रह्मविचार. 'संतमंग आत्मविचार.' **०विद्या**-स्त्री. १ ब्रह्मविद्या; अध्यात्मविद्या; वेदांत. २ आत्मज्ञान; स्वतःसंबंधी जाणीव. **०विधि**-पु. आत्म्याचे कर्तव्य, गुणधर्म. 'ऐका चित्त देउन आत्मविधि ।' **०वेत्ता**-पु. ज्याला स्वस्वरूपाची पूर्ण ओळख झाली, स्वहृदयांत वास करणारा ब्रह्मांडव्यापी परमात्मा आपण आहों असा ज्याच्या बुद्धीचा निर्धार झाला तो; मी ब्रह्म आहे असें मानणारा. **०शास्त्र**-न. अध्यात्मविद्या-शास्त्र. **०शुद्धि**-स्त्री. चित्तशुद्धि; स्वतःचे आचारविचार, वर्तन शुद्ध ठेवणें. **म्ह**० आधीं आत्मशुद्धि मग देवशुद्धि. **०संतोषाने**-क्रि. राजीखुशीनें; कोणाची भीड न धरतां; आपखुशीनें. 'हे खत मी आत्मसंतोषानें लिहून दिलें असें.' **०संतोषी**-वि. १ आत्मानंदांत सुख मानणारा. २ (ल.) आपमतलबी. **०सत्ता**-स्त्री. ब्रह्मज्ञान; आत्मस्वरूप. 'तैसें होईजे जाइजे देहें । ते आत्मसते अवि-क्रिये ।' -ज्ञा १५.३८०. **०संयम**-आत्मवश पहल. **०साधन**-न १ आपल्या जीवाचें किंवा जन्माचें सार्थक करणें. 'जैसि संताचि कास मुमुक्षु नर । धरिति आत्मसाधना ।' २ स्वतःच्या उपजीविकेची व्यवस्था-तरतूद. ३ (ल.) स्वतःचा मतलब. 'त्याचें कांहीं-तरी आत्मसाधन असेल तरच तो इतकी खटपट करितो.' **०साक्षात्कार**-पु. निर्गुण साक्षात्कार (सगुण साक्षात्काराच्या उलट); अंतर्धानी परमेश्वर-ब्रह्म याचें दर्शन होणें. **०सुख**-न. स्वतःचें (शारीरिक किंवा मानसिक) सुख; आपल्या ठिकाणीच सुख; ब्रह्मज्ञानापासून होणारें सुख. **०स्तुति**-स्त्री. स्वतःची प्रशंसा; आत्मप्रशंसा. 'आत्मस्तुति मनांतून । स्वर्गीं जयासि नावडे ।' **०स्थिति**-स्त्री. ब्रह्मस्वरूपाची स्थिति; आत्म्याची स्वतंत्र अवस्था; शरीर किंवा इतर वस्तू यांहून भिन्न अशी अलिप्त स्थिति. कांहीं वाक्प्रचार-आत्मस्थिति ओळखको. १. ३१

खावी-जाणावी-संपादावी-जोडावी-धरावी=सोडू नये; आत्मस्थितीवर असणें. **०हृत्या**-स्त्री. १ (कायदा) शास्त्रविधिविरहित स्वतःस मरण येईल असें कृत्य स्वतः करून मरणास कारण होणें; हेतुपुरस्सर स्वतःचा जीव स्वतः घेणें; आत्मनाश; आत्मघात. २ आत्महृत्येचे पाप, गुन्हा. **०हृत्यारा**-वि. आत्मघात करणारा. 'जो आपला आपण घातकी । तो आत्महृत्यारा पातकी ।' -दा १७.७.१०. **०हित**-न. १ (ईश्वरप्राप्तीनें होणारें) जीवाचें कल्याण; देहाचें सार्थक; भगवत्प्राप्ति. 'आहा नरदेह उत्तम पूर्ण । केवळ भगवत्प्राप्तीचें स्थान । म्यां आत्महित न करून । बुडालों कि अंधतमी ।' २ स्वतःचा फायदा. **०ज्ञान**-न. १ ब्रह्मज्ञान; स्वस्वरूपाचें ज्ञान; अध्यात्मज्ञान. 'ज्ञान म्हणजे आत्मज्ञान । पाहावें आपणासि आपण ।' -दा ५.६.१. २ स्वतःच्या वर्तनाची जाणीव. **म्ह**० आधीं आत्मज्ञान, मग ब्रह्मज्ञान. **आत्मक**-वि. आत्मा असणारें; आत्म्याच्या ठिकाणीं असणारें; पूर्ण; भरलेलें; तत्त्वरूपी; तन्मय. 'हे जग पंचभूतात्मक आहे.' 'अलंकार सुवर्णात्मक आहेत.' इ० समासांत नेहमीं उपयोग. सामाशब्द-संकल्पात्मक; पापात्मक; ध्वन्यात्मक; इ० **आत्मसात करणें**-क्रि. १ आपलेसें करणें; आपल्या कार्मी लावणें; बळकावणें. २ अभ्यासानें एखादी विद्या अवगत करणें; पांडित्य संपादणें. ३ स्वस्वरूप करणें; आपणाशीं एकरूप करणें; (इं.) असिमिलेशन. **आत्मा**-पु. १ जड सृष्टीपेशां अत्यंत भिन्न असें आदितत्व; जीवाचें मूलबिंब; निराकार, अमर्त्य, परमात्मा; परब्रह्म. २ प्रत्येक देहमात्राच्या ठिकाणीं त्या त्या देहाची अभिमानी असलेली जाणीव; चैतन्य; प्राण; जीव. ३ मी, आपण, स्वतः. एतद्वाचक शब्द. ४ अंतःकरण; स्वभाव; प्रकृति. ५ देह. ६ बुद्धि; समज. ७ (फ्रि.) ज्याला विचार, भावना, इच्छाशक्ति आहेत असें आध्यात्मिक व्यक्तित्व -योहा ३.५.८; ४.२४. 'माझा आत्मा जसा आरसा । पाहो जन त्यामाजि तुला ।' -उसं २८१. [सं. अत = निरंतर चालणें] ८ (पिंजारी) कापूस पिंजण्याच्या कमानीच्या पंख्याच्या कडेवर एम; चामड्याची पट्टी असते, तिच्या आंत वसविलेली घोडी-वजा एक कातड्याची, घडी केलेली पट्टी. हिनें कमानीस असलेली तात तापून अधिक आवाज निघतो. **०नंद**-पु. विषयसुखापासून नचित्त आवरून परमात्म्याचें ध्यान केल्यानें होणारें समाधान. ब्रह्मज्ञानापासून होणारा आनंद; आत्म्याची जाणीव झाल्यामुळे लाभणारें सुख. भारतीय तत्त्वज्ञानांत आनंद हा आत्म्याचा एक घटक मानिला आहे. आनंद पहल. [आत्मा+आनंद] **०नात्मविचार-विवेक**-पु. देहाच्या ठायीं शुद्ध निर्विषय जो ज्ञानांश तो मात्र मी, इतर देहादिक ते अनात्मा होय म्हणजे मी नव्हे असा विचार; आत्मा आणि अनात्मा यासंबंधी विचार. [स. आत्मा+अनात्मा+विचार, विवेक] **०नुभव**-पु. आत्म्याचा परिचय; आत्मज्ञान; ब्रह्मज्ञान. 'तेथे

आत्मानुभव बोलिजे कैसा कवण परि ।' [सं. आत्मा + अनुभव]

**आत्मानुसंधान**—१. परमार्थविषयक सत्याकाडे, आत्मज्ञानाकाडे लागलेले लक्ष. २ (ल.) अपत्योटेपणा. [सं. आत्मा + अनुसंधान]

०**राम**—पु. १ आत्मा; जीव; अंतःकरण. 'तुम्ही जेवून आत्मा-

राम थंड करून घेतलात, मी मात्र उपाशी मेलों' २ विषय-

पराह्मुख व ईश्वराधनेविषयी तत्पर; ब्रह्मनिष्ठ; आत्मानंद लाभ-

लेला; स्वसंतुष्ट. ३ परमेश्वर; परब्रह्म. 'आत्मारामाचेनि विरहें ।

जेयां जीवीतु न साहे'—ऋ ६. 'जयंदेव, जयहेव जय आत्मा,

रामा । परमार्थे आरती तुज पूर्णकामा ॥' [आत्मा+राम] **आत्मा-**

**र्पण**—न. स्वतःला ईश्वरास वाहून घेणे. 'आत्मापणाविण हरी

वळतो कसा र' । [आत्मा + अर्पण] ०**धयदोष**—पु. (तर्क.)

स्वाश्रयावर अवलंबून—विसंबून असणे हा दोष; अन्योन्याश्रय

दोष. उ० घट हा घटजन्य ज्ञानास कारण होय. [आत्मा+आश्रय+

दोष] —**त्मोन्नति**—स्त्री. स्वतःचा उत्कर्ष. 'आर्षी आत्मोन्नति,

मग देशोन्नति'—**त्मोपासना**—स्त्री. ध्यान करून परमेश्वराची उपा-

सना करणे. कर्मोपासना, ज्ञानोपासना पहा. —**त्मोपम्य**—न. १ पर-

ब्रह्मस्वरूपाशी एकरूपता. २ आत्म्याशी, आपल्याशी ऐक्य. आप

परभाव नसणे. 'आत्मोपम्यानें सर्व जग पहावे. —**त्मोपम्यबुद्धि**—

स्त्री. सर्वत्र आपल्यासारखी बुद्धि. 'सर्वाभूती एक आत्मा किंवा

आत्मोपम्यबुद्धि या तत्त्वाने व्यावहारिक नीतिधर्माची जशी उपपत्ति

लागते, तशी दुसऱ्या कोणत्याच तत्त्वाने लागत नाही. '—गीर ३८२.

**आत्मिक-त्मीय**—वि. १ स्वकीय; आपले नातलग; सोयरे

धायरे. 'आणि मी अखुंन हे आत्मिक ॥'—ह्या १८.१२८२.

२ स्वतःसंबंधींचे.

**आत्यंतिक**—वि. १ अतिशय; फार. 'रायें पुसिले आत्यं-

तिक क्षेम । तदर्थी कवि ज्ञाता परम ।'—एभा २. २७७. २ शेव-

टचा; निवांणीचा. [सं. अति + अंतिक] ०**प्रलथ**—पु. १ ब्रह्मा-

शिवाय इतर सर्व वस्तुमात्रांचा नाश. 'म्हणोन हें अशेष प्रपंचबंधन

निःशेष संहारे तो प्रलयो देख आत्यंतिकी' २ मोक्ष प्राप्त झाल्या-

वर सर्व जगाचा भासणारा अभाव. मोक्षप्राप्ति. निद्रा व मरण हे

दोन पिंडीचे आणि कल्प व महाकल्प हे दोन ब्रह्मांडीचे असे चार

प्रलय आहेत, पण यांत जीवास मुक्ति नाही. म्हणून हा पांचवा

अत्यंतिक प्रलय कल्पिला आहे. हा मुक्तिप्रद आहे.

**आत्या**—स्त्री. १ आत पहा. देशस्थ ब्राह्मणांत आत्मी म्हणतात.

[सं. अत्ता, अत्ती, अत्तिक; प्रा. अत्ता = आई, सासू; का. अते,

अत्ति=सासू] २ पुढास बहुमानार्थी लाबावयाचा शब्द. रंगनाथ-

स्वामी निगडीकर यांच्या बडोल भावास आत्प्यास्वामी म्हणत असत.

०**बाई**—स्त्री. १ बापाची बहीण;आत. २ सासू. (काही जातींत आत्या

ही सासू होऊ शकते). 'तंव सत्यभामा म्हणे आत्प्याबाई । तुम्हासी

तरी म्हणावें काई । तुम्ही कां म्हणवितां यांची आई । केवीं

उदरीं धरिले हो ॥'—जे ९. ७२. **म्ह** ० आत्याबाईला मिशा

असत्या तर काका म्हटले असते—जी गोष्ट किंवा स्थिति पालटणे

आपल्या हातीं नाही ती तशी नसती तर बरे झाले असते असें व्यर्थ

म्हणणे.

**आत्येसा**—क्रि. अतिशय; फार (शोक). 'मुर्दा डेन्यास

आणला ... आनंदी करितसे आत्येसा ।'—ऐपो ८९. [अतिशय]

**आंत्र**—अंतर पहा.

**आंत्र**—स्त्री. आसडे, आंत पहा. ०**कलाधमनी**—(प्राणि)

लव्चंत्रावरणत्वकू-धमनी (इं.) मेंसेटेरिक. ०**वेष्टण**—न. (शाप.)

१ उदरांतवेष्टन; पर्यत्रक (रानडे). (इं.) पेरिटोनिअम.

**आत्रपैन्यान, आत्रोपयरीं, आत्र्यापय-यान**—क्रि.

(कु. गो.) एक दोन दिवसां आड; वरचेवर. 'आत्रपैन्यान हांव थीं एक

पावट मारताच' [पोतुं. इं. अल्टरनेट ?; गो. पैरा=एक दिवसाआड]

**आंत्रावरोध**—पु. एक रोग. यांत आंतडयांतील मल नेहमीं-

प्रमाणे ढकलला जात नाही; आंतडयांत उत्पन्न झालेला अडथळा.

[सं.]

**आंत्रिक**—वि. गाळलेले; ओलांडलेले; वगळलेले. अंत्रिक पहा.

[सं. अंतर]

**आंत्रिक**—वि. आंतडयांसंबंधी. [सं. अंत्र]

**आत्राटण**—न. ताडण; मारणे. 'निर्विकल्प करितां आत्रा-

टणा'—गीता २.२२५०. [सं. आ+तडू=ताडण]

**आत्राटणे**—अक्रि. थापटणे; ताडण करणे; मारणे.

**आत्रेय**—पु. (शाप) एक रासायनिक मूलद्रव्य. (इं.) यिट्रि-

यम.

**आत्साण**—स्त्री. (गो.) स्वाद; चव. [सं. आ+स्वाद; प्रा.

अस्साद]

**आत्साण**—(गो.) उकिरडा. [सं. उत्सर्जन ?]

**आथ**—पु. (मिळी) हात. [सं. हस्त; गो. आत]

**आथडणे**—उक्रि. (प्रां.) हसडणे; हिसकणे; हिसका मारून-

हिसकून-घेणे; पकडणे; बलात्काराने धरणे. [सं. आ+स्तम्]

**आथडणे**—अक्रि. जाऊन थडकणे; पोंचणे; थांबणे. [सं.

आ+स्तम्]

**आथडा**—पु. आथडण्यानें बसलेला हिसका; हासडा; हिसडा.

[सं. आ+स्तम्]

**आथणे**—अक्रि. (मिळी) शिवणे; हात लावणे. 'आज मोडो

वेहे ताहां बुकाल आथळुंबी नेच.'—मिळी भाषेतील गोष्टी ३१.

[आथ=हात]

**आंथर**—पु. कामट्याची, गवताची चटई; आंथरी; हातरी.

[सं. आस्तरण; प्रा. अत्थरण]

**मांथरणें**—अंथरणें पहा.

**मांथरी**—मांथर, अंथरी पहा.

**मांथरूण**—अंथरूण पहा.

**माथर्वण-विधि**—जारणमारण; अथर्वण पहा. 'विधि  
आथर्वण । हातीं आथी ॥'—ज्ञा १३.८२९.

**माथर्व**—वि. ( गो. ) नवखें.

**माथवो**—( गो. ) अर्धा शेरे. आठवा पहा.

**माथारी**—अथारी पहा.

**माथि-थी**—क्रि. १ ( जुने मराठी काव्य ) आहे. आति  
पहा. पिंगलकु सिंह येथे आथि । '—पंच १.२४. 'एतद्विषयीं विषाद ।  
आथीचिना ॥'—विउ ८.२९. [ सं. अस्ति-अत्थि-आथि-आति ]  
२ ( भिळी ) होती. ' एक कुकडी ( कोंबडी ) आथी'—भिळी भाषे.  
तील गोष्टी ९.०ळा-१ झाला; असला; होता; असणें या क्रियापदांचें  
भूतकालाचें जुने रूप. ' कामें आथिला मैथुना रिषे ।' ०ळें-१ झालें;  
आलें. वायुपोर्टी पाहे तेज जन्मलें आपण । तेहि रे पांचागुणीं  
आथिलें जाण ।'—ब ५.८७. २ असलेंलें; असतें; युक्त; संपन्न  
( कोणत्याहि गोष्टीनें ). ' नाथिलें चिती तें अतिचिंता । आथिलें  
चिंती ते निश्चिंतता ।'—एभा २. ४१४. ०ळेंपण-न. असतेपण;  
अस्तित्त्व.

**आथिला**—वि. १ भाग्यवान; थोर. ' सदाभ्यासाचेनि योगें ।  
भगवत्प्रसादप्रसंगें । लाहोनि युक्तिसौभाग्यें । आथिला होय तो ।'  
—रासपं. २.६०५ २ युक्त किंवा संपन्न. ' ऐसेनि गंभीरपणें ।  
स्थिरावलेनि अंतःकरणें । आथिला तोचि जाणें । मातृ इये ॥'  
—ज्ञा १.६१. —एभा २३.९३७. ' पुरुषचिन्हें जो आथिला ।'  
—मुआदि २३.११६. शिवाय नामाथिला (—मुआदि २१.४१) मोहा-  
थिला (—मुआदि २२.२२) इ० रूपें आढळतात. ०ळेंपण-न. संप-  
न्नता; थोरपणा; भाग्य. ' एथ जाणीव करी तोचि नेणे । आथिलें-  
पण मिरवी तेचि उणें ।'—ज्ञा ९.३६८. [ सं. अस्ति; प्रा. अत्थि;  
म. आथि ].

**आथी**—पु. ( भिळी. ) हत्ती. [ सं. हस्ती ]

**आथुरण**—अंथरूण पहा. ' ते गोपाळ झाले जाणते । आपले  
आथुरणावरी ।'—रासपं ५.५१.

**आद**—वि. अर्ध, अद पहा. सामाशब्द-आदपाव; आदमण  
इ० [ सं. अर्ध ]

**आद**—स्त्री. वंशाची माहिती; आदि; वंशावळ-कोईसाले ४७.  
[ सं. आदि ]

**आंद**—स्त्रीभव. ( व. ) मागासलेल्या जाती. [ सं.अंध ]

**आंदकर्णे**—अक्रि. ( माण. ) नाउभेद होणें. अदबणें पहा.  
[ प्रा. आदण्ण=व्याकुल ]

**आदकरणी**—स्त्री. मागील आचरण; पूर्वीची कृति. ' तीथे-  
वासि सांगातां ऐकली सुमित्र तुमची आदकरणी ।'—प्रला ११.  
[ सं. आद्य+कृ; आदि+करणी. ]

**आदखणा**—अदखणा पहा. ' बहुरूपण बहु खंबस्ती । बहु  
आदखणा बहु मस्ती ।' दा ५.७.३५. ०णेपण-न. मात्सर्थ; द्वेष.  
' आदखणेपण करूं नये ।'—दा २.२.२२.

**आदगी**—स्त्री. नगद, नव-न्याची बहिण. [ का. आदगी=स्त्री ]

**आदघर**—न. आदिघर; आद्यस्थान; पुराणप्रसिद्ध क्षेत्र. [ आद्य+  
गृह ] ' खूब सुतीनें किळा राखावा हें पूर्वीचें आदघर ।'—ऐपो ३५१.

**आदट**—वि. न दटावण्या जोणें; बलवान. अदट पहा. ' खातीं  
हंद्रियें आदटें ।'—भाए ५१०; ' निळा म्हणे मासा पुरता आला  
वीट । देखोनी आदट कर्म बळी ॥'—निगा २१५. ' इंद्रियें करुनि  
आदटें । परी अंतीं होतीं शांत ।'—विपु ६८. [ अ+दाटणें, दटावणें ]

**आदटणें**—अक्रि. दबणें; जिरणें; कर्मी होणें. ' बुद्धी भ्रम सुटें  
प्रशस्त न वटें धोका सवें आदटें ।'—दावि ४३६. [ आ+दाटणें-  
दटणें ]

**आदडा**—स्त्री. ( चं. ) गर्दी; दाटी. [ दडणें=दावणें; दाटणें ]

**आंदण-णा-णी-ण्या**—अं मध्ये पहा.

**आदत**—स्त्री. संवय; खोड; अदत पहा. ' जयाजी शिंदे  
यांस आदत अशी होती कीं स्नानानंतर मुखावर धोतर घेऊन क्षण-  
भर डोळे चोळीत रहावें'—भाब १५. ' त्याला खोटें बोलण्याची  
आदत आहे. ' [ अर. आदत=संवय ]

**आदंतर**—वि. ( गो. ) आगाऊ. [ सं. आदि+अंतर ]

**आदन**—न. ( गो. ) आधण; भात इ० शिजवण्यास लाग-  
णारें, उकळी आलेलें पाणी. [ आधण अप; प्रा. आदान; सं. आदहन ]

**आदन**—न. ( गो. ) अवलंबन; आश्रय. ०करप-अवलंबून  
असणें, राहाणें; विसंबून असणें, राहाणें. ' हावें ताजेर भोव आदन  
केलों !' [ सं. आधान ]

**आदब-खाना, आदबणें, आदबशीर**—अ मध्ये पहा.

**आदमास**—अजमास पहा.

**आदमी**—पु. १ मनुष्य; मानव; पुरुष ( आदमचे वंशज ).  
२ इरम; माणूस; व्यक्ति. [ अर. आदम ]

**आदमुरें-मोरें**—अदमुरें पहा.

**आदमुसा**—वि. ( व. ) मूर्च्छित; अर्धमेला. ' मारून मारून  
आदमुसा केला. ' [ सं. अर्ध+मूर्च्छा. ]

**आदर**—पु. १ मान; श्रद्धा; पूज्यवृद्धि. ' गुणा न म्हणतां उणा  
अधिक आदरें सेविती ।'—केला २३. २ ( हुंडी ) स्वीकार;  
सत्कार; होकार. ३ सद्भाव; हौस; आवड. ' तसा रंग श्रीमंत  
खेळले कलियुगांत अति आदरीत ।'—ऐपो १९८. ४ ( सामा. )  
गौरव; सत्कार; स्वागत; आदरातिथ्य. [ सं. आ+र; हिङ्. अघरध ]  
—रातिथ्य-न. पाहुणचार ( भोजनासंबंधीचा ); आदरसत्कार.



[ आ+र+आतिथ्य ] ० उपचार—मान—सन्कार—पु. १ पाहुणचार; मानसन्मान; मानमरातवः संभावना; आसन, अभ्युत्थान, भोजन वगैरे देणें.

**आदरण**—न. ( कों. गो. ) बहुमान; सन्मान; आदर; श्रद्धा; पूज्यबुद्धि; अगत्य.

**आदरणीय**—वि. बहुमानास योग्य; मान देण्यास योग्य; माननीय; आदराह.

**आदरणें**—कि. १ मान—सन्मान करणें; आदर ठेवणें. २ स्वीकारणें, घेणें; कबूल करणें; मान्य करणें. ' जसें प्रार्थितांचि आदरिले '—मोपेपि १.३०. ३ ( एखादा धंदा—विषय ) हातांत घेणें, पत्करणें. ' धरिला राज्य मनोरथ म्यां मूढें, न वनवास आदरिला । '—मोभीम ११.१. [ सं. आ+ट; तुल. हिन्न. अधरथ ]

**आंदरणें**—( गो. ) पावसाचे ढग जमा होणें; अंधारणें [ अंधार ]  
**आदरदोदर**—वि. ( व. ) अर्धवट कुटलेलें—चेचलेलें. ' हीं औपधे प्रथम खलवच्यांत जरा आदरदोदर करा नि मग त्यांचा अग्रमास काढा उतरा. ' [ सं. अर्ध+ट ]

**आदरून**—किवि. १ मनापासून; अंतःकरणपूर्वक. २ दृढ निश्चयानें; खडसून; खात्रीनें; साफ; चकचकीत. ३ मुद्दाम; जाणूनबुजून. [ आदर ]

**आदरेखून**—अ. ( कों. ) मुद्दाम; आदरून. ' बाबू केशव चंद्रसेन यांची नव्या धर्मावर व्याख्यानें हीं फार मननीय असत. तीं नेटिव्ह ओपिनियन आदरेखून प्रसिद्ध करी. '—वि. ना. मंडलीकचरित्र. १.२१४.

**आदर्श**—१ आरसा. ' अंधास आदर्श जसा दिसेना । '—सारह २.१२. २ एखाद्या ग्रंथावरील टीका; भाष्य. ३ किता; नमुना. [ सं. आ+दृश् ] ० **अंबारी**—स्त्री. आरशाची अंबारी. ' गजपृष्ठी आदर्शअंबारी । '—ऐपे २६६.

**आदला**—अदला पहा.

**आदवड**—न. ( कु. ) चामडी रापविण्यासाठीं पाणी ठेवण्याचें कुंड. [ अधोड ]

**आदवसाण**—स्त्री. ( गो. ) आशा; फायदा; फल; परिणाम. [ आदि+अवसान=आरंभ व शेवट ]

**आदवेचो—आदवो**—वि. १ अदवेचा पहा. ( वि. गो. ) प्रथम, पहिल्यानें परिचय झालेला; प्रथम परिचयाचा. २ अपरिचित. [ सं. आयवत् ]

**आदळ—आपट—उपट, आदळणें—आदळपण**—अदळ पहा.

**आदळ—ळु**—पु. स्त्री. १ धका; हेलकावा; घाव. अदळ पहा. ' विषयाचे आदळ रोकडे । चुकवून धडपुडे । काढती तीरा । '—एमा २.३१६. २ झोंबी; झुंज; टकर; हातघाई. ' मग दोहीं दळां आदळु जाला ॥ तो कैसा सांगी '—शिखु १०४१.

**आदा**—पु. सर्व अर्थां अदा पहा. आवक; उत्पन्न. ' दुसालां मिळोन खर्च भारी झाला, आदा नाही '—ख ४. १८३३. [ अर. अदा ] म्ह ० आयापेक्षां खर्च मोठा, त्याचा होय सदां तोटा.

**आदांगोद**—पु. ( गो. ) वकील. [ पोतु. अदवोगादो; इ. अंडव्होक्रेट ]

**आदान**—न. १ कुयोग; अशुभ सूचक प्रसंग. २ ( ल. ) ज्यांतून निभावणें—जगणें कठिण असा आजार किंवा अपघात; पुनर्जन्म देणारें संकट. ' म्यां भोगिलीं आदानें । गर्भवासी अपार । '—सुरंशु ४३५. ( किं० येणें; जाणें; चुकणें; टळणें; करणें; [ सं. आ+दान ]

**आदान**—न. घेणें; स्वीकारणें; वळेच घेणें—मिळविणें; अंगिकारणें. [ सं. आ+दा ]

**आदापावती**—स्त्री. ( सावकारास ) कांहीं रोख व कांहीं हवाल्यानें दिलेल्या रकमेची पावती. भरणा केलेली पावती. [ आदा+पावती ]

**आदाव**—स्त्री. अदव पहा. १ बंदन, मुजरा ( किं० वजावणें ). ' सर्वोनीं आदाव वजावली. '—पेटि ११२. २ भेटिचि जवाहीर, अलेकार, नजराणा. ' नवावांनीं मोत्याच्या थंड्या तीन व जिगा, कळगी वगैरे अकरा आदाव इनायत केले. '—रा ५.१९१. [ अर. अदव=नम्रता, मर्यादा राखणें ] ० **बंदगी**—स्त्री. बंदन; अभिवादनपूर्वक विज्ञप्ति. ' आदावबंदगी ऐमीजे '—ख ११.५९१८.

**आदाम**—पु. ( खि. ) १ सष्टयुत्पत्तीच्या आय क्रयेंत प्रथम मानवास दिलेले नांव. २ येशुख्रिस्त. ' त्यानें ( देवानें ) त्यास आदाम हें नांव दिले. '—उत्प ६.२ [ इ. अडम; हिन्न. आदाम; अर. आदम ]

**आदाय**—पु. नफा; फायदा; मिळकत. अदाई पहा. [ सं. आदाय=स्वीकार; तुल. अर अदा ]

**आदारी**—स्त्री. ( माण. ) भंडारा ठेवण्याची कातव्याची पिशवी. [ सं. आधार ]

**आदाव**—पु. ( गो. ) १ हंशील, फायदा, आदा. आदाय पहा.

**आदांव**—पु. ( गो. ) एक साड. हें फक्त गोव्याकडेच होतें.

**आदावत—ती—त्या—आदावळ**—अमर्त्ये पहा.

**आदांवत—पु.** ( गो. ) आळस. [ तुल० इ. आयडल=आळशी—ती—वि. आळशी ]

**आंदाळी—गुंडाळी**—स्त्री. ( गो. ) फिरवाफिव. [ आंदोलद—आंदोळी+गुंडाळणें ]

**आदाळो—आदळो—दाळी—दोळो**—स्त्री. ( गो. कु. ) विळी; किसणीसह विळी. अडला पहा.

**आदि**—स्त्री. १ आरंभ; उगम; मूळ; प्रारंभ; पहिला भाग. ' म्हणौनि नाही ऐसिया भवा । आदि कैची । '—झा १५. २३५. ' सारास, शक ६०२ पर्यंत अर्वाचीन मराठी भाषेची आदि नेण्यास सबळ कारणे आहेत असें दिसतें. '—प्रभात पाटण शिलालेख. ( राजवाडे )

२ उद्भव; उत्पत्ति; मूल उत्पत्तिस्थान. ३ ( ल. ) खाण; क्षरा. [ सं. ] ४ मालेतील पहिली संख्या किंवा वस्तु; (गणित) श्रेढीतील प्रथम पद. ५ वंश; चरित्र; कुळी; कुळकथा. -वि. १ पहिला; प्रथम; अगोदरचा; मूळचा; प्रमुख; अग्रणी. २ समासांत या शब्दाचा मूळ अर्थ कायम रहातो तरी तेथे 'इत्यादि' असा विशेष अर्थ होतो जसे-ईश्रादि देव; रंभादि स्त्रिया; कामक्रोधलोभादि. ३ सामासिक शब्दांत या शब्दास क प्रत्यय लागतो जसे-अकारादिक वर्ण= अ पासूनचीं मूळाक्षरें; ब्राह्मणादिक जाती; आकाशादिक भूतें. सामा-शब्द-आदिकाव्य; आदिदेव; आदिधर्म; आदिभाषा इ० -कवि. अगोदर; आधीं. 'मी आदि उठेन मग तूं ऊठ.' ० अंत-पु. आरंभ आणि शेवट; प्रारंभ आणि समाप्ति; अव्वल आणि अखेर; शेंडा आणि बुडखा.

**आदिक**—वि. १ अधिक; जास्त. 'ऐसें तें निज ठेवणें। कदापी पालटों नेणें। अथवा नव्हे आदिक उणें। बहुतां काळें।' -दा १.९.९. [ सं. अधिक ] २ आदि ( विशेषण अर्थ ३ ) पहा.

**आदिकरून**—कवि. एका समुदायातील कांहीं विवक्षित वस्तु प्रमुख धरून ती वस्तु प्रथम असें समजून ती य त्या बरोबर इतर; इत्यादि, वगैरे. 'ज्ञान झाल्यानंतर देहादिकरून सर्व पदार्थे तुच्छ वाटतात.' [ सं. आदि+करणे ]

**आदिकवि**—पु. १ पहिला काव्यकर्ता; २ ( ल. ) श्रेष्ठ; आद्य-कवि; ब्रह्मदेव; वाल्मीकि, व्यास यांना आदिकवि म्हणतात; यावरून एखाद्याची फार प्रशंसा करणे असतां त्यास म्हणतात. [ सं. ]

**आदिकारण**—न. निदान; आद्यबीज; पहिले कारण; मुख्य कारण. [ सं. ]

**आदिकारी**—पु. ( गो. ) अधिकारी; कुलकर्णी. [ सं. अधिका-री अप. ]

**आदिकुमारी**—स्त्री. दुर्गादेवी. 'आदिकुमारी येउनि जाण। कृष्णासी तेल लावी आपण। बांधोनि दर्याचे कंकण। जीवें जीव म्हणतसे।' -एरुत्व १५.७३. [ सं. ]

**आदिगार्दी**—स्त्री. मूळ सिंहासन, तक्त; राज्यसंस्थापकाची गादी किंवा तक्त; मूळ स्थान; पीठ. [ सं. आदि+ म. गादी ]

**आदिग्रंथ**—पु. शीख लोकांचा मुख्य धार्मिक ग्रंथ; यासच ग्रंथ-साहेब म्हणतात. ग्रंथ या नांवानेहि हा उल्लेखिला जातो. हा ग्रंथ वाच-णारास ग्रंथी म्हणतात. याचे दोन मुख्य भाग आहेत. पहिल्यांत अजून नांवाच्या पांचव्या गुरूनें पहिल्या चार गुरूंचे म्हणणे—आज्ञा—एकत्र केल्या आहेत. दुसरा दशम पादशाही ( संक्षिप्त रूप दसमग्रंथ ) दहावा पादशाहा जो गुरुगोविंदसिंग याचा ग्रंथ. सर्वे शीख लोक पहिल्यासच प्रमाणभूत मानतात, व कांहीं जहाल शीख दुसऱ्यास मानतात. याची भाषा हिंदी व लिपी गुरुमुखी आहे. [ सं. आदि+ग्रंथ ]

**आदिघराणे**—न. १ वंशाचे मूळचे कुटुंब; अगरीं पहिले कुटुंब. २ संस्थापकाचे किंवा मूळ पुरुषाचे गृह किंवा कुटुंब. [ सं. आदि+ गृह-घर ]

**आदिजीव**—पु. ( प्राणि. ) सर्वांत खालच्या कोटीतील एकपेशी-मय प्राणी, हे सुक्ष्मदर्शक यंत्रांतून पाहिल्याशिवाय दिसत नाहीत; मूलरूप प्राणी. ( इ. ) प्रोटोजोआ. [ सं. आदि+जीव ]

**आदित**—कवि. प्रथमतः; आरंभापासून; पहिल्यापासून; मूळा-पासून; उगमापासून. [ सं. आदितः ]

**आदित**—पु. ( गो. ) सूर्य. [ सं. आदित्य अप. ] ० वार—पु. आदित्यवार; रविवार.

**आदिताल**—पु. ( संगीत ) संगीतातील एक ताल किंवा मात्रा. [ सं. ]

**आदित्य**—पु. १ सूर्य; रवि. 'वीरांच्या अभिमाना झाला अस्त। माष्यान्हीं आला आदित्य।' -एरुत्व ७.६४. २ बारा आदित्य ( देवता )—धातु, मित्र, अश्रमन्, रुद्र, वरुण, सूर्य, भग, विवस्वत्, पूषन्, सवितु, त्वष्ट, व विष्णु हीं बारा महिन्यांतील सूर्याचीं वारा रूपे आहेत. ३ अतिपुत्र; ( सामा. ) देवता किंवा देव. ४ सूर्यकर्मळ. 'आदित्याचीं झाडे। सदा सन्मुख सूर्याकडे।' -ज्ञा १८.८६५. [ सं. ] ० वार—पु. रविवार. -त्याची छत्री—स्त्री. अळंबे; एक वनस्पति. -त्याची तुळस—स्त्री. एक तुळशीसारखी वनस्पति.

**आदिधन**—न. ( गणित ) गणित किंवा भूमितीश्रेढीतील प्रथमपद किंवा आदिपद. [ सं. ]

**आदिना**—पु. शुक्रवार. [ अर. ]

**आदिनाथ**—पु. १ शंकर. 'देवांचे देवत। तुज नमिले आदि-नाथे। ये वो कृपावर्ते। भोगा माझ्या धावत।' -तुणा २८६. २ नाथपंथाचा संस्थापक; मच्छेंद्रनाथाचा गुरु. 'नमस्कार माझा तथा आदिनाथा।' -नाथनामावली. [ सं. ]

**आदिनारायण**—पु. १ प्रथम किंवा आदिकारण; भगवान्; विष्णु; क्षीरसमुद्रांत शेषावर निजलेले भगवत्स्वरूप. 'परब्रह्म असतां निश्चळ। तेथे संकल्प उठिला चंचळ। तथास बोलिजे केवळ। आदि-नारायण।' -दा १३.३.३. [ सं. ]

**आदिपद्**—आदिधन पहा. [ सं. ]

**आदिपञ्चात्**—कवि. १ जरा अलीकडे पलीकडे; पुढे मागे; आजूबाजूस; जवळपास; आगे मागे. २ लवकर किंवा उशीरा; कांहीं दिवस अगोदर किंवा कांहीं दिवस मागून. 'आदितवारींच आले पाहिजे कीं आदिपञ्चात् आलों तर येईल कामास?' ३ अस्ताव्यस्त; एकांत एक मिसळून. ४ उलटापलट; इकडचा तिकडे, तिकडचा इकडे; क्रमरहित. 'पोथीचीं पांनें आदिपञ्चात् लागलीं असतां नीट करा.' [ सं. ]

**आदिपीठ**—( विल्ल. ) मूळ पीठ; आद्यस्थान. [ सं. ]

**आदिपुरुष**—पु. परमेश्वर; शंकर; विष्णु. ' तें देखोनि आदिपुरुष । विस्मिंतु । '—ज्ञा १.५५९. २ मूळ पुरुष; कुळांतील पहिला पुरुष. [ सं. ]

**आदिपृथक्करण**—न. ( रसायन. ) प्राणिज किंवा उद्भिज पदार्थांचे मुख्य घटक एकमेकांपासून वेगळे करणे. पृथक्करणाचे दोन प्रकार—आदि पृथक्करण व अंतिम पृथक्करण. ( इ. ) प्रॉक्सिमेट अॅनॅलेसिस. —संपू १.४१० [ सं. ]

**आदिबीज**—न. मूळ उगम, कारण, तत्त्व; आदिकारण; परमेश्वर; प्रणव; ओंकार. ' तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें । आदिबीज । '—ज्ञा १.२०. [ सं. ]

**आदिभूतिक**—वि. ( प्र. ) आधिभौतिक; पंचमहाभूतांपासून होणारा ( त्रास, दुःख, सुख इ० ). ' येकताप आध्यात्मिक । दुजा तो आदिभूतिक । '—दा ३.६.९. [ सं. आधिभौतिक ]

**आदिम**—वि. १ पहिला; मूळचा; अगोदरचा. २ ( प्राणि. ) शरीराच्या मध्येरपेच्या जवळ असणारा. [ सं. ]

**आदिमग**—किवि. १ आरंभी किंवा मागाहून; लवकर अथवा उशीरां; आधीं किंवा नंतर. २ पुढचा मार्गें मागचा पुढें; उलट सुलट; आदिपश्चात्. [ अशुद्ध प्रयोग. सं. आदि+म. मग ]

**आदिमध्यांतरहित**—वि. ज्याला प्रारंभ, मध्य, शेवट या तीन अवस्था नार्हीत असा ( परमेश्वर ). [ आदि + मध्य + अंत + रहित ]

**आदिमसंघ**—पु. ( प्राणि. ) अतिसूक्ष्म प्राण्यांचा संघ; गोडें व खारें पाणी, पाणथळ जमीन आणि ओला, कुजका पाला यांत मुख्यतः हे प्राणी उत्पन्न होतात. —ज्ञाको ( आ ) १२१. ( इ. ) प्रोटोझोआ. आदिजीव पहा. [ सं. ]

**आदिमाया-माता-शक्ति**—स्त्री. १ आदिप्रकृति; मूळ-माया; जगदुत्पादक शक्ति; सर्व संसाराला, प्रपंचाला कारणभूत अशी देवता. २ आदिपुरुषाची स्त्री; पार्वती; शक्ति. ' तूंचि आदिमायेचा निजवर । '—ह १.२ [ सं. ]

**आदिमूर्ति**—स्त्री. मूळ पुरुष; ईश्वर; नारायण. ' आदिमूर्ती निश्चिता । होते वटपत्रशयनी । '—शुच २.४०. २ श्रीकृष्ण. ' हेम सिंहासनी आदिमूर्ती । बैसला असे सहज स्थिती । '—एश्व ३.२१. [ सं. ]

**आदिरस**—पु. ( शाप. ) जीवनरस; जीवरस. ( इ. ) प्रोटोप्लासम. [ सं. ]

**आदिल**—पु. न्यायाधीश. [ अर. आदिल=न्यायी; सचोटीचा ]

**आदिल, आदील**—वि. पहिलें; मूळचें; प्रथमचें; अब्जलचें. ' जैसा दीपें दीपु लाविजे । तेथ आदील कोण हें नोळखिजे । '—ज्ञा ९.४२८. [ सं. आदि ]

**आदिवंत**—वि. १ मूळचा; पहिला; आदिल. २ ( ल. ) मिरासदार. ' महासुखक्षेत्री । आदिवंत । '—ज्ञा ६.४४९. [ आदि+वंत ]

**आदिवदन**—न. ( गणित. ) गणित किंवा भूमितिश्रेढींतील दोन टोकांच्या पदांपैकी पहिलें पद. आदिघन पहा. —मोल [ सं. आदि+वदन ]

**आदिवराह**—पु. विष्णुचा वराह अवतार. [ सं. ]

**आदिशून्य**—न. १ आदिशक्ति; माया. ' भरे आदिशून्याचा गाभारा । नाणयांसी । '—ज्ञा ७.२४. २ आकाश. ३ आदिसृष्टिजल. [ सं. आदि+शून्य ]

**आदिष्ट**—वि. आज्ञा, हुकूम केलेला; सांगितलेला; आज्ञस; कथित. [ सं. ]

**आदिष्टपदार्थ**—पु. ( रसायन. ) एखाद्या वस्तुबद्दल दुसरी येणारी वस्तु; बदली पदार्थ. —संपू १.६३. ( इ. ) सब्स्टिट्यूशन प्रॉडक्ट.

**आदिसंकल्प**—पु. ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न होणारी ' एकोऽहं बहुस्याम ' ( मी एक आहे, अनेक असावे ) ही मूळ इच्छा; पहिली इच्छा ( माया ). ' पे निर्विकल्पाचिये बरडी । फुटे आदिसंकल्पाची विरुढी । '—ज्ञा ८.२२. [ सं. आदि+संकल्प ]

**आदिसिद्ध**—वि. प्रारंभी असलेलें; शाश्वत. [ सं. ]

**आदिसिद्धांत**—( न्याय. ) अखेरचा सिध्दांत; मूळ सिध्दान्त.

**आदिसोयरा**—पु ( काव्य. ) पहिला सोयरा, नातलग; ईश्वर. ' जो जगद्वंधा आदिसोयरा । ' [ सं. आदि+म. सोयरा ]

**आदीं**—किवि. आधीं; प्रथम; अगोदर. [ सं. आदि ]

**आदीं**—शब्. पूर्वी; पूर्वीचा; मागचा. ' उत्पत्ति आदीं प्रपंच नसे । अतीं कांही उरला न दिसे । '—एमा १९.८७. [ सं. आदि ]

**आदी-कर-कारी**—पु. अधिकारी; सुभेदार-शक १५६५ चा कल्याणचा ताम्रपट. ( यावरून अधिकारी. अदकारी, आदीकारी हीं आडनांवें पडलीं आहेत ). [ सं. अधिकारी ] **आदींचें बिदीं**, **आदीं बिदीं**—किवि. १ सर्वांच्या आधीं; सर्वांच्या अगोदर, लवकर. ' उयां आदीं बिदीं निजून कोण उठतो पाहूं. ' २ पुष्कळ अगोदर; बराच वेळ पूर्वी. ' आदीं बिदीं घर शाकारलें म्हणजे पाऊस केव्हां का पडेना. ' [ आदी द्वि. ]

**आंडु-वू**—अंडु पहा.

**आडुफु**—न. ( गो. ) मोठी खिडकी.

**आंडुलीं-ल्ली**—स्त्री. ( कु. गो. ) रांजणवाडी. आंजरली, आंजणी पहा. [ सं. अन्ध ]

**आंडुळणी**—स्त्री. ( राजा. ) रांजणवाडी.

**आंडुळणें-आंदोळणें**—उक्ति. ( काव्य. ) झोके घेणे, देणे; हेल्लावे खाणे; हळविणे; हळणें; कंप पावणे; खालीवर होणे ( जहाज इ० ). ' आंदोळला सत्यलोकु । '—उपा १६८७. २ ल्हान मुलांस पाळण्यांत घालून हळविणे. [ सं. आंदोलन ]

**भांडुळो**—पु. (कों.) झोपाळा. [ सं. आंदोलक; म. आंदोळा ]  
**आहत**—वि. १ आदर केलेला; मान दिलेला. २ स्वीकार केलेला; प्रहण केलेला (नजराणा, बक्षीस इ०). [ सं. ]

**आर्धे**—वि. (गो.) अर्धे. [ सं. अर्धे ]

**आदेखाई**—अदेखाई पहा.

**आदेय**—वि. ग्राह्य; मान्य; संमत; स्वीकार करण्यास योग्य. [ सं. ]

**आदेश**—पु. १ उपदेश. २ आज्ञा; हुकूम; विधि; नियम. 'दास म्हण आदेश तयाला ।'—दावि २७४. ३ अतिदेश या अर्थां चुकीनें योजिला जातो. ४ कानफाटे, नाथपंथी (गोसावी) लोक परस्पांस नमस्कार करतांना उपयोगीत आणितात तो शब्द. 'अलक्ष आदेश जलपतसे ।'—नव ८. ११०. ५ (व्या.) मूळ अक्षराबद्दल दुसरें योजिलें जाणारें अक्षर (प्रतिनिधि); बदली येणारा वर्ण. उ० इ+इ च्या स्थानी ई आदेश होतो. ६ (शाप.) बदली वस्तु, पदार्थ; प्रतिनिधि. ७ (राजनीति) हुकूम; आज्ञा; बदली कारभार करण्याचा ठराव. (इं.) मॅन्डेट. 'बरील विचारास संलम असलेलें दुसरें एक तत्त्व म्हणजे आदेशाचें होय.'—वस्व ५५. ८ (भाषा.) समानार्थक अन्य शब्द; प्रतिनिधि. उ० दृश (धात्व्यादेश) पदय. [ सं. ] **प्रधान**—वि. (भाषा.) ज्यांत शब्दांचीं रूपे बदलतात अशा सप्रत्ययी (संस्कृत, लॅटिन वगैरे भाषा). (इं.) इन्फ्लेक्शनल. **प्रकरण**—न. भाषेतील ध्वनीस होणाऱ्या विकृतीबद्दलचें विवेचन; ध्वनिशास्त्र. (इं.) फोनेटिक्स. —ज्ञानेश्वरी व्याकरण १.

**आदेस**—पु. (गो.) अर्धा दिवस. [ सं. अर्धे+दिवस ]

**आर्द्रो**—न. (गो.) आर्द्रां नक्षत्र. [ सं. आर्द्रा ]

**आर्द्रागर**—क्रि.वि. (प्र.) अगोदर. [ सं. आर्द्रा+अग्रे ]

**आर्द्रोड**—वि. (गो.) अभाशी; हांबरा; अधोडी.

**आर्द्रोदी**—(गो.) खांचर; खारवट शेताचा तुकडा.

**आर्द्रोरी**—अंतुरी पहा.

**आर्द्रोल**—पु. झोपाळा; पाळणा; [ सं. आंदोलक ]

**आर्द्रोलक**—पु. घड्याळाचा लंबक, लोलक. [ सं. ]

**आर्द्रोलणे**—क्रि. हलणें; हलकावे खाणें. भांडुळणें पहा. 'आर्द्रोलत ब्रह्मांड पै ।'

**आर्द्रोलन**—न. १ झोंका; हलकावा; झेंप. [ सं. ] २ (हिं.) राजकीय किंवा औद्योगिक चळवळ. (इं.) अँजिटेशन—केसरी ११.१०.३०. ३ (संगीत) स्वर कांहीं वळ वर खालीं करीत राहणें. **लेखक**—पु. विद्युत्प्रवाहाच्या शक्तीत होणारी कमी जास्त तीव्रता दाखविणारें यंत्र. (इं.) ऑसिलोग्राफ. **स्तिध्दांत**—पु. सूर्य किंवा दुसरा तेजस्वी पदार्थ याचा वायुवर (ईथरवर) व्यापार घडून लाय उत्पन्न होतात व त्या डोळ्यांस लागून प्रकाशाचें ज्ञान होतें असें मत. [ सं. ]

**आर्द्रोला, आर्द्रोलिका**—पु.स्त्री. १ झोपाळा. २ पालखी. ३ पाळणा. [ सं. ]

**आर्द्रोलणे**—आंदोलणें; भांडुळणें पहा. 'जळावरी कमळकळिका । जेवीं आंदोळे ।'—ज्ञा ११.२४९. 'सप्तपाताळे आंदोळतीं । शेषकूर्म दचकले चित्तीं ।'—रावि ३३.१०२.

**आर्द्रोलविदोळ**—वि. हलणारा; लहरीनें युक्त. 'तेथ घट जो होय चंचळ । ते प्रतिविंब होय आर्द्रोलविदोळ ।'—एभा ११. १५०. 'आर्द्रोलविदोळ होये ।'—कुरुरा ५९.४५. [ आर्द्रोल द्वि. ]

**आर्द्रोळी**—स्त्री. (गो.) विळी. अडला पहा.

**आर्द्रोळी**—स्त्री. हलकावा; झोंका. आंदोलन पहा. 'आसोडितां विचारा आर्द्रोळी जाली ।'—माए ४३७.

**आर्द्रो**—क्रि.वि. प्रथमार्भी; सुरवातीस; आरंभी; पहिल्याने; अगोदर; पूर्वी. [ सं. आदि सप्तमि ]

**आर्द्रोळणे**—आंदोलणें; भांडुळणें पहा. 'कीं रावणाचेनि भुजां बळें । कैलासतेज आर्द्रोळलें ।'—शिखु २३९. [ सं. आंदोलन ]

**आर्द्रत्त**—वि. अदत्त (अप.) न देणारा. 'स्वाधीं अभिलासी वोढाळ । आर्द्रत्त प्रोड आदखणा ।'—दा २.३.२८. [ सं. अन्दा ]

**आर्द्र**—वि. १ पहिला; आरंभीचा; अगोदरील; उपक्रम, सुरवात करणारा (वेळ, स्थळ संबंधी). २ मुख्य; प्रमुख; सर्वाच्छेद. ३ आदि; प्रभूति. 'काशी यात्राय यात्रा याणें केल्या आहेत.'—पु. १ आदिपुरुष; परमेश्वर. 'ओं नमोजी आया ।'—ज्ञा १.१. [ सं. ]

**अर्क**—कारण—काल—काव्य—देव—धर्म—पुरुष—इ. या सामासिक शब्दपेक्षां आदिकवि—आदिकारण इ० शब्द अधिक प्रशस्त. ते पहावे. **आर्द्रान**—न. मुख्य अंतुशान करण्यापूर्वी प्रायश्चित्तांगभूत करावयाचें गाईचें दान. [ सं. आय+गो+दान ] **अर्द्र**—पु.

पहिल्याप्रथम एखाद्या विषयीं असणारी होणारी भावना, प्रह, ट्या, पूर्वप्रह. **अर्द्रंतु**—पु (प्राणि.) आदिजीव; (इं.) प्रोटोझोआ.

**आर्द्रो**—स्त्री. (ज्यो.) नाडी पहा. **अर्द्रो**—स्थान—न. १ पूर्वजांची भूमि किंवा स्थळ. २ देवता जेथें प्रथम अवतीर्ण किंवा उपलब्ध झाली तें स्थान. ३ प्राचीन व पूज्य असें क्षेत्र, नगर, स्थळ [ सं. ] **अर्द्र**—पु. ऋग्वेद. **अर्द्रो**—वि. ऋग्वेदी शाखाचा. 'आय-वेदी असे आपण ।'—युच १७.१७. **अर्द्रान**—न. १ प्रथमचें, मूळ ज्ञान...शाहाणपण. २ उपजत, अंगचें अथवा जातीचें शाहाणपण; नैसर्गिक बुद्धि. ३ मूळ कल्पना. ४ नवीन शोध, शकल; प्राथमिक युक्ति, प्रयुक्ति. [ सं. ]

**आर्द्रक**—पु. (गणित) त्रैराशिकांतील पहिलें पद. [ सं. ] **आर्द्रत**—पु. आरंभ आणि शेवट; संपूर्ण; समग्र. 'बोलिलीसे आर्द्रतीं । परमात्मस्थिती निजबोध ।'—एभा १.१९७. उपजनिपज पहा. —क्रि.वि. आरंभापासून शेवटपर्यंत; अवल अखेर; अय-पासून इतिपर्यंत. [ सं. आदि+अंत ]

**आधा**—पु. नका; फायदा. अदा, आदा पहा. [ सं. आ+दा ]

**आधाचार**—पु. पूर्वापार चालत आलेली रूढी, रीतिरिवाज, विवादा. [ सं. आदि किंवा आध+आचार ]

**आधाक्षरसंयोग**—पु. संक्षिप्त नांवाचा शिक्षा, आकृति; एकाक्षरी शिक्षा. हे मूळ एकाक्षरी सहीचे चिन्ह असून सध्यां दोन किंवा अधिक अक्षरे एकमेकांत गुंतवून तयार केलेली आकृति असा याचा अर्थ होतो. हा साधारणतः अंगठीवर कोरतात. ( इ. ) मोनोप्रॅम.

**आध**—क्रि. खाली. ' भारे धरा हे आध जाऊं पाहे । ' -दावि १२७. [ सं. अधः ]

**आधडणे**—क्रि. ( व. ) खूप जेवणे; अधाशीपणाने खाणे. [ सं. अद्-खाणे ]

**आधडा**—वि. मूर्ख; अडाणी ' नकरी तो अधडा दुराग्रही । ' -दावि २४९. [ सं. अध, प्रा. अद्+म. धड; अ+धड ]

**आधण**—न. १ विस्तारवावर तापविल्यामुळे कटत होऊन उरून लागलेले पाणी; उकळण्यासाठी विस्तारवावर ठेवलेले पाणी. ' जरि अमृत घालूं आंधणा । कापुड मेळु उ इंधना । ' -ऋ ५१. २ त्या-प्रकारची पाण्याची अवस्था; उकळी; कढ. ( कि० येणे ). ३ गूळ, काकवी, वगैरे करण्यासाठी काहीतरी कड्यासाठी घातलेला उंसाचा रस. ४ ( ल. ) राज्य, एखादा कारभार, संसार इत्यादि व्यवस्थित चालविण्याविषयीची जबाबदारी किंवा भरंवसा ( सामा. ) ओझे; भार; जबाबदारी. ( कि० ठेवणे ). ५ अपमृत्यु; आधण पहा. [ सं. आदहन, प्रा. आदाण; तुल० गो. आधन ] **जिवावरचे आधण उतरणे**—आलेले मोठे संकट आपोआप नाहीसे होणे, टळणे. **निवडिणे**—मकरसंक्रांतीच्या दिवशी सुवासिनी स्त्रीने ब्राह्मणाच्या घरी जाऊन त्याच्या चुलीवर ठेवलेल्या आधणांत (भाताच्या भांड्यांत) तांदुळांत सोन्याच्याचा तुकडा घालून ते वैरणे. म्ह० आधणांतले रडतात आणि सुपांतले हांसतात ( सुपांतल्या तांदुळावरहि आधणांत पडून रडण्याचा प्रसंग येतो )=आज जे सुखांत आहेत त्यांना भावी दुःखाची कल्पना नसली तरी ते प्राप्त होतेंच, ते सृष्टिनियमाला अनुसरून आहे.

**आधणणे**—क्रि. आधण घेणे; उकळी घेणे. [ आधण ]

**आधमण**—अदमण पहा.

**आधमण्य**—अधमण पहा.

**आधरून**—क्रि. हटकून; आदरून; पहा. ' मी दाणे वाळत घातले म्हणजे आधरून पाजस्त येतो. '

**आधल**—न. ( खा. ) पितळेचे उभट भांडे. याचा उपयोग धार काढताना करतात. हे बोगोण्यासारखे असते. [ सं. आ+धा=उधेवणे ]

**आधला**—पु. ( खा. ) एक पैसा. अथेला पहा. [ सं. अध ]

**आधला**—ली-ले—वि. पूर्वीचा; पहिला. आदला पहा. ' आतां होताति आधले । कृष्णमूर्तीलागीं । ' -ज्ञा ११.६०६. [ सं. आदिल ]

**आधवड**—आधवणी—आधव्याचा—अ मध्ये पहा.

**आधळा**—वि. ( कों. ) ज्यांतील पाणी आटले नाही असा नारळ; कोंवळा नारळ. आडसर पहा. [ सं. अध+आद्र; प्रा. अध्+ओळ; म. अध ओला ]

**आंधळा**—अं मध्ये पहा.

**आंधळी कोशिंबीर, आंधळें नक्षत्र-करण**—अं मध्ये पहा.

**आधा**—वि. ( काव्य. ) अर्धा; निम्मा. ' हरे चंद्रमा आधा ऐसा । वाहजत असे शिरसा । ' -ज्ञा ९.४८६. ' आणि जो कुंभ असे आधा तिजा विभागें । त्यासीं डिगीमिगी उगीच होऊं लागे । ' -स्वादि १.१.१०१. [ सं. अध; प्रा. अद् ]

**आंधाटी**—अंधाटी पहा.

**आधाटी**—स्त्री. आधाटीबद्दल चुकीनें उपयोग; एक वाद्य. आधाटी पहा. ' हातीं घेउनियां आधाटी । ' -उषा १८१३.

**आधा-धे**—अधाधे पहा. .

**आधाडा**—अधाडा पहा. ' जिये ब्रह्माचळाचा आधाडा । ' -ज्ञा ७.६९; -दाव ३२१.

**आधाण**—न—न. अपमृत्यु; मोठे अरिष्ट; जिवावरचे दुखणे; मरण प्राप्त होण्यासारखे मोठे भयंकर संकट. आधण अर्थ ५ पहा. ( कि०—येणे; जाणे; चुकणे; टळणे; वारणे; निवारणे. ) ' शेवटीं तितक्याही आधानांतून पार पडून आपल्या कुटुंबांत सुरक्षित येऊन पोहोचला. ' -बाळ २.२०४. [ सं. आ+धान ]

**आधांतरी**—अधांतरी पहा. ' आधांतरी होती वेढे । या नांव आदिमृतिक । ' -दा ३.७.१५

**आधातुर**—वि. अर्धतृप्त; अर्ध भुकेला; अर्धपोटी. ' जेथ चैतन्ये आधातुरे । करुनि असिजे । ' -ज्ञा ६.२८०. [ सं. अध+आतुर ]

**आधातुरी**—स्त्री. आंथरुण; शय्या. आथरी पहा. ' विरहानलाचा भरी । आंथे पालवे यांची करौनि आधातुरी । ' -शिष्ट २८३. [ सं. अध+आस्तरण; आध+आथरी. ]

**आधातुरे**—अ. अधांतरी; अंतराळी; निराधार. [ अधः किंवा अध+अंतर ]

**आधाधिणे**—क्रि. मिणे; भीति घेणे. ' मृत्युनि आधाधिणे । तिहीं निरंजन सेविले । ' -ज्ञा १३.२३ [ सं. आ+धा ]

**आधान**—आधाण. आधण अर्थ ५ पहा.

**आधान**—न. १ स्थापना; प्रस्थापना; ठेवणे. २ अभिहोत्र-ग्रहणाचा संस्कार. अग्न्याधान ३ गर्भाधान या शब्दांचे संक्षिप्त रूप.

[ सं. ]

**आधान**—आदान पहा.

**आधायक**—वि. ठेवणारा; स्थापन करणारा. [ सं. ]

**आधार**—पु. १ आश्रय; टेंका; धीर; (अक्षरसः व लक्षणिक)

धारण करण्याची, सहन करण्याची शक्ति; दिलेला आश्रय. 'सर्वे जगतास पृथ्वीचा आधार आहे. 'सामाक्षब्द-आधार-गत-बलन-च्युत-भूत-भ्रष्ट-स्थान-स्थित-इ० २ निर्वाहाच्या साधनाची मदत; आश्रय; आसरा 'जवळ पैसा नाही आणि कशाचे आधारागर लभ आरंभावे.'

३ (ल.) फूस; मदत; कृपा; संमति; मान्यता; अधिकार; ४ प्रमाण; बळ. 'तुम्ही वतन माझे म्हणतां याला आधार कशाचा म्हणाल तर भोगवटा. ' ५ (योग.) षट्चक्रांपैकी पहिले; शिश्र व गुद

यांच्या मधील मूलाधारचक्र; याचा रंग तांबडा व पाकळ्या चार असून त्या प्रत्येकीवर 'वं, शं, षं, सं, ' हे वर्ण असतात. 'मग कुंडलिनिचेचा टेंबा । आधारी केला उभा । -ज्ञा १२.५१०. -विउ १.४८.

६ (व्या.) सप्तमी विभक्तीचा अर्थ अधिकरण (आत, वर, कडे). **लावणें**—आश्रय देणें; मदत करणें; पाठपुरावा घेणें.

**स लावणें**—(एखाद्या गोष्टीचा) शोषट्पर्यंत छडा-तपास-शोध लावणें-करणें. **स लागणें**—(एखाद्या गोष्टीच्या) मूळापर्यंत जाणें;

थान्यास लागणें. **स पंथ**—पु. एखादी गोष्ट समजण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी लागणारी कारणपरंपरा, साधन, लक्षण; विशेषतः नकारात्मक उपयोग. 'मला ओळखीचा वाटला म्हणून त्यास

विचारीत होतो परंतु त्याणें आधारास पंथ लागूं दिला नाही. ' (कि० लावणें; लागणें; दिसणें; असणें). **म्ह० १** 'आधाराला मधार' २ 'म्हातारा नवरा कुंकवाला आधार.' **क.मळ-चक्र**—न.

(योग) आधार अर्थ ५ पहा. 'आधारचर्कीं सूक्ष्म प्राण ।'—एभा १२. ३१२. [सं.] **दुम**—पु. आधारचक्र. आधार अर्थ ५ पहा. 'चरणतळें

देव्हडीं आधारदुमाच्या बुडी ।'—ज्ञा ६.१९३. **पत्र**—न. पत्रावळीस मधोमध लावलेले लहानसें वेगळे पत्र; ताटाखालचें पान. २ पोथी-पुस्तकांत दोन्ही बाजूस लावलेला जाड कागद वगैरे पुष्टीपत्र.

३ प्रमाणपत्र; आधारवचन. **बहाल**—न. ज्यावर छपराचा सर्व भार असतो तें. **बिंदु**—पु. (शाप.) तरफ; टेकू (इं.) फलकम.

**मुद्रा**—स्त्री. योगशास्त्रापैकी दहा मुद्रांतील एक. शोधनि आधारमुद्रा वरवीं ।'—ज्ञा ८.४९. [सं.] **शक्ति**—१ (योग.) मूलाधारचक्र; आधार अर्थ ५ पहा. 'आधारशक्तीच्या अंकी ।'—ज्ञा १२.५.

२ अधिष्ठान; माया; ब्रह्म.

**आंधार-कॉडी-खण-खणी**—अंधार पहा.

**आंधारण**—(गो.) अंधारणें पहा.

**आंधारी-रात्र**—अंधारी पहा.

**आंधारें**—(गो.) अंधेरी पहा.

**आधावती**—स्त्री. मूळ कारण. 'त्या संसाराची आधावती'—एभा २८.२०१. [सं. अधस्+वती ]

शको. १. ३२

**आधि**—पु.स्त्री. मानसिक दुःख; भीति, शोक, चिंता इत्यादि-कांपासून होणारें दुःख; काळजी. 'ते बुडाले द्वंद्व संधी । आधि

व्याधि महागंवी ।'—एभा २.२८९;—तुगा १५७०. 'तव सेनेंतील धरिति आधि रयी ।'—मोकर्ण १४.४९. —पु. गहाण; करार; वायदा.

—स्त्री. १ (व्यापक.) पाठीमागें लागणारें लचांड, पीडा, उपाधि, कुलंगडे, खेकटे. २ (ल.) उत्कंठा. 'हा बोल आइकत खर्वी । अजुंन आधि न माये जीवी ॥'—ज्ञा १७.३२६. [सं. आधि ]

**आधिकमास**—अधिक महिना पहा.

**आधिक्य**—न. १ अधिकपणा; बहुलता. २ अतिरेक. [ सं. ]

**आधिदैविक**—वि. १ इंद्रियाधिष्ठित देवतासंबंधी; स्वर्गातील देवांसंबंधी; देवतोपदिष्ट; अधिदेवतेच्या कक्षेतील, सामर्थ्यातील. 'अधिदेवता' पहा. २ देवकृत; दैवी; परमेश्वरी त्रेरणें उत्पन्न झालेले.

**ताप**—पु. देवांकडून शीत, उष्ण, अतिवृष्टि, अनावृष्टि, भूकंपादि होणारें दुःख. त्रिविधताप पहा. 'देवापासून तो आधिदैविक । मानस ताप तो अध्यात्मिक ।'—एभा २२.३०९. —**विवेचन**—

न सर्व परमेश्वरकृत आहे असें स्पष्टीकरण. 'पांचभौतिक सूर्यांच्या जड किंवा अचेतन गोळ्यांत तदधिष्ठात्री सूर्य या नांवाची एक देवता असून तीच जड सूर्यांचे व्यवहार चालवित्ये असें जेव्हां आपण मानितों तेव्हां त्यास आधिदैविक विवेचन म्हणतात. —गीर ६२. [सं.]

**आधिपत्य**—न. १ स्वामित्व; अधिकार; धनीपणा. २ प्रतिष्ठा; गौरव. 'पुरुष निर्गुण जरी असला तरी सासुरवाडीस गेला म्हणजे त्याचें आधिपत्य मंडतें'—शास्त्रीको. [सं.]

**आधिभौतिक**—वि. १ आधिभूतासंबंधी; प्राण्यांसंबंधी. अधि-दैव, अधिभूत पहा. २ आद्यतत्वांसंबंधी. ३ जड; स्थूल; पंचभूता-त्मक; द्रव्यात्मक; प्राकृतिक. आध्यात्मिकच्या उलट. (इं.) मटी-रियल, फिजिकल **ताप**—पु. स्वशरीराहून भिन्न अशा चक्षुगोचर प्राण्यां-पासून होणारें दुःख. —एभा २२.३०९. त्रिविधताप पहा. **विवेचन**—न. जड सृष्टीतील पदार्थ आपल्या इंद्रियांना ज्याप्रमाणें गोचर होतात त्याप्रमाणें ते आहंत, त्यापलीकडे काहीं नाही अशा दृष्टीने त्याबद्दल विचार करणें. ... त्यास आधिभौतिक विवेचन म्हणतात. —गीर ६२. [सं.]

**आधिला**—वि. अधा [सं. अध ]

**आधिला-ली**—वि. पहिला; अगोदरचा—ची. 'आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा ।'—तुगा ३०२. 'परपुरुषीं रतले मन । आधिला भ्रतार नावचे जाण ।'—कथासारासूत ११.११०. [सं. आदिल]

**आधिचेदनिक**—न. नव-न्यानें दुसरी बायको करताना पहिल्या बायकोला तिची समजूत घालण्याकरतां दिलेले स्त्रीधन. —घरचा कायदा. ६१. 'आधिविप्रसिद्धे दयादाधिचेदनिकं सम ।'—याज्ञ-वल्क्यस्मृति २.१४८. [सं.]

**आधिव्याधि**—स्त्री. मानसिक व शारीरिक दुःख. [ आधि+व्याधि ]

**आधीं**—क्रि. अगोदर; पूर्वी; मूळांत. 'आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपण कवणा नाहीं ।'—शा १. ११७. **०बिधीं—खेब(बि)र्दीं**—आदींचे विदीं पहा. **म्ह० १** आधीं अननम् मग तननम्=जेवण झाल्यावर गाणें सुचतें. २ आधीं गुंतूं नये मग कृपूं नये. ३ आधींच बहु बावळी अन् वीचमें खाई भंग. ४ आधींच उल्हास त्यांत आला फाल्गुनमास (आधींच मर्कट तशांतहि मध प्याला इ०)=स्वतःच्या होसेंत दुसऱ्याच्या उत्तेजनाची भर पडणें. ५ आधीं जात बुद्धि, मग जातें भांडवल किंवा लक्ष्मी=मनुष्याला वाईट दशा येण्यापूर्वी भलभलत्या गोष्टी करण्याकडे त्याची प्रवृत्ति होणें. ६ आधीं पोटोबा, मग विद्रोबा; आधीं स्वार्थ, मग परमार्थ. ७ (व.) आधी मला वाढा मग ओढीन कामाचा गाडा, आतां मी जेवळ हातीपायीं वेवळें=प्रथम जेवणास घाला मग काम करीन असें म्हणावयाचें व जेवल्यानंतर जेवण अंगावर आल्यामुळें निजावयाचें; एकूण केव्हांच काम व्हावयाचें नाहीं. कामचुकार; कामचुकर. ८ आधी होती पतिव्रता मग झाली मुसळदेवता=प्रथम गरीब मग भांडखोर.

**आधी**—श्री. मानसिक दुःख. आधि पहा. 'मनाचा छेदावया आधी । योग त्रिशुद्धी साधावा'—एभा २८.६१०.

**आंधी**—वि. (माळवी) बावळट. [ सं. अंध; हि. आंधी ]

**आधीन**—वि. स्वाधीन; ताब्यांतील; नियंत्रित; अधीन पहा. 'देखे इंद्रियांआधीन होईजे ।'—शा २.११९.

**आधीनांमधीं, आधींमधीं, आधील, आधेली, आधोड, आधोडी, आधोरी, आधोली**—अ मध्ये पहा.

**आधुक**—वि. अधाशी; खाखा करणारा. 'सुरक चढती कुणी भूक म्हणती द्विज आधुक तशा ब्राह्मणी ।'—राला १०८. —ऐपो ३७० [ सं. अद्=खाणें ]

**आधुत** (शीर्ष) —न. (नृत्य) डोकें एकदांच किंचित वांकडें करणें व मग ऊंच करणें. गर्बें, असंभाव्य गोष्ट घडून येणें वगैरे गोष्टींचा योक्तक अभिनय. [ सं. ]

**आधुनिक**—वि. १ अलीकडचें; नूतन; सांप्रतचा; आतांचा. २ (जुकेंने) नाशिवंत; न टिकणारा; अधाश्रत. [ सं. ]

**आधेन**—वि. स्वाधीन. अधीन पहा. 'सांडून सर्वहि गोत । स्त्री आधेन जीवित ।'—दा २.१.९.

**आधेन**—न. अध्ययन; अभ्यास. 'आधेन आणि अध्यापन । स्वयें करी दानपुण्य'—दा २ ७.१३. [ सं. अध्ययन ]

**आधेय**—वि. १ टेवलेला, स्थापिलेला; निहित. २ आश्रय दिलेले; आश्रित. 'अभय मी आधार । आधेय मी ॥'—शा १८. ११९५. ३ आंत असलेला; भरलेला; व्यापलेला. ४ स्थापावयाचा; टेवावयाचा. ५ गहाण, टेव म्हणून टेवावयाचा. [ सं. ]

**आंधेर, आंधेरकांडी, आंधेरी**—अं मध्ये पहा.

**आधेला**—लें—अधेला पहा.

**आधोरण**—पु. हत्तीचा महात. —विश्रल रुक्मिणी ४.४. (—धार.) [ सं. ]

**आंध्य**—न. १ अंधळेपणा. २ काळोख; अंधार. 'कां जगाचें आंध्य फेडितु ।'—शा १६.२००. [ सं. ]

**आध्या**—अध्या पहा.

**आध्यात्मिक**—वि. १ अध्यात्मज्ञानविषयक; तत्त्वज्ञानासंबंधीं. अध्यात्म पहा. २ ईश्वर, परब्रह्म, आत्मा यासंबंधीं; पारमार्थिक; (इं.) स्तिपरिच्युअल. 'जे सात्विकाचेनि वडपें । गेले आध्यात्मिक खरपें ।'—शा ६.४९०. ३ धार्मिक ४ मानसिक; बौद्धिक.

**०ताप**—पु. देह, इंद्रिये व प्राण यांच्यापासून होणारें दुःख; स्थूल व सूक्ष्म शरीरामध्ये होणारें आधिव्याधिरूप दुःख.—एभा २२.३०९. **०मार्ग**—पु. आत्मा प्रधान मानून वासनेच्या शुद्धतेचा विचार केला म्हणजे तो नीतिनिर्णयाचा आध्यात्मिक मार्ग होय.—गीर ३७८. **०चिचेचन**—न. मनुष्याच्या स्वरूपांत आत्मस्वरूपानें राहून त्याला सकळ सृष्टीचें ज्ञान करून देणारी अशी एकच इंद्रियातीत चिच्छक्ति या जगांत असून त्या शक्तीनेच हें जग चालले आहे असें जेव्हां मानितात तेव्हां त्यास आध्यात्मिक चिचेचन हें नांव देतात.—गीर ६२. [ सं. ]

**आंध्र**—पु. तैलंगण देश; दक्षिण हिंदुस्थानांतील एक प्राचीन राष्ट्र; नेलोर, गंतूर, मच्छलीपट्टण, राजमहेंद्री, विजगापट्टण व गंजम इनक्या भागास आज आंध्र देश म्हणतात. [ सं.; ते. अंध्रम् ]—पु. तैलंगण देशांतील लोक. **०भाषा**—श्री.तेलगु भाषा. **०राज्य**—न.आंध्र लोकांचे राज्य; हे इसवी सनाच्या पहिल्या शतकांत दक्षिणहिंदुस्थानांत होते.

**आध्वर्थव**—न. अध्वर्यु नामक ऋत्विजांनै करावयाचें श्रौतस्मार्तविषयक कर्म. [ सं. ]

**आध्वनाचा**—क्रि. ( व ) १ आधुनिक; अलीकडचा. २ उपट-सुंभ; उप-या. अधव्याचा पहा. 'आभंचे वाडवडील येथे पुरातन काळापासून रहातात, पण हा मनुष्य मात्र आध्वनाचा आला आहे.'

**आन**—अ. (अडाणी लोकांत) ऐन, अतिशय, सपादन या अर्थी. उ० आन महागाई—उन्ह—पाजस्त. इ० [ ऐन ]—उभ. आणि. अन, अन पहा. 'म्हणौनि आठै सात्विकांचा मेळावा केला आन गेलो.—क्र ६० ( टीप ).—वि. दुसरे; निराळें; भिन्न; वेगळें. 'मग आन कांहीं आहे । पापावांजुनी ।'—शा १.२४८. २ ( ल. ) विचित्र. 'नाभी बाळे आन करीन.'—उषा २८.१०. अन, अन पहा. [ सं. अन्य ] **०आन**—क्रि. निरनिराळें. 'न करितां सद्गुरु अजन । नव्हे भववृक्षाचें छेदन । जरी कोटी कोटी साधन । आनआन केलिया ।'—एभा १२.४७२. [ सं. अन्य द्वि. ]

**आन**—स्त्री. ( प्रा. ) शपथ. आण पहा.

**आन**—न. ( भित्री ) घर. ' आन को आलो. '—भित्री भाई-तील गोष्टी २५.

**आनक**—पु. १ नगारा. [सं.] ० **दुंदुभी**—पु. कृष्णपिता वयुदेव; याच्या जन्माच्या वेळेस स्वर्गांत दुंदुभी (नगारे) वाजल्या म्हणून. [ सं. ]

**आनखशिख**—क्रि.वि. पायाच्या बोटाच्या नखापासून शेडी-पर्यंत; सर्व शरीरभर; नखशिखांत. ' मी अमें बोलतांच तो क्रोधांमें आनखशिख लाल झाला ' [ सं. आ+नख+शिखा ]

**आनंतर्त्य**—न. १ अंतर नमणे; अखंडपणा; एकमत्रीपणा; अनु-द्विपणा ( जागंचा अथवा वेळेचा ). २ सातत्य; साधिष्य. [ सं. ]

**आनंत्य**—न. शाश्वतपणा; अपरंपरपणा ( काट्याचा किंवा स्थलाचा ) अनंतत्व पहा. [ सं. ]

**आनंद**—पु. १ हर्ष; सुख; मंनोप, उन्हाम, समाधान; उत्साह; आल्हाद; प्रमोद. पंचदशीत पुढील पाच प्रकारचे आनंद सांगितले आहेत—आत्मानंद; ब्रह्मानंद; विषयानंद; विद्यानंद; योगानंद. २ संन्यासी व गोसावी यांचा एक संप्रदाय. ' हा (विश्रल) भीमातीर दिगंबर। आदिपुरुषपरात्पर। आनंद सांप्रदाय थोर। तेशूनिया वाढिला '—ह ३६.१९७. ३ साठ संवत्सरांतील ४८ वे संवत्सर. —न. ब्रह्म. ' सएको ब्रह्मण आनंदः '—' त्तिरीय उपनिषद् २.८.३.६. [ सं. आ+नन्ड=हर्ष पावणे. ]—**दाची घडी**—स्त्री. आनंदाचा—सुखाचा काळ. ( कि० यणे; उगवणे; उपस्थित होणे; निघणे; चालणे ). [ आनंद+घडी ]—**दाचे युद्ध**—न. प्रेमकलह; मित्रकलह. ' वैरभाव नसतां किंचित। हे आनंदाचे पुढेहो ! ' [ सं. आनंद+युद्ध ] ० **कंद**—पु ( काव्य ) आनंदाचा उगम, मूल; गङ्गा; झरा; परमेश्वर. ' आनंद कंद ऐसा। हा हिंद देश माझा। '—टेकाडे आनंदगीत. ० **क्रोश**—पु. आत्म्याच्या आवरणाच्या पंच कोशांपैकी शेवटचा कोश; अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय असे पांच कोश मानितात; सद्गतेन आणि चांगलेपणा ठेवून त्यांत आनंद मानण्याचा धर्म. या कोशाची देहाशी ( कारणदेह किंवा अविया वाशी ) सांगड आहे. ' चित्त जेव्हां वृत्तिशून्य। ध्येय ध्याता न दिसे अन्य। अनुभवा आले शुद्ध चैतन्य। आनंद कोश ते समर्थी। '—निगमागमसार ८.२७. [ सं. ] ० **घन**—वि. १ ( काव्य ) पूर्ण व शुद्ध आनंदांने परिपूर्ण. [ सं. ] २ ( ल. ) ब्रह्म; परमेश्वर. ० **भैरव** ( वडी )—पु. १ ( वैद्यक ) एक रसायन; वचनाग, मिन्डे, पिंपळी, टाकणव्यागी नाही, व हिंगूल यांचे समभाग चूर्ण करून केलेली वडी; ही अतिसार व मेह यावर एक गुंजभर द्रवरोज देतात. —योर २.१७८. २ ( संगीत ) एक राग; या रागांत षड्ज, कोमल ऋषभ, तीव्र गांधार, कोमल मध्यम, पंचम, तीव्र धैवत, तीव्र निषाद हे स्वर लागतात. याची जाति संपूर्ण—संपूर्ण असून वादी षड्ज व संवादी मध्यम आहे. गानसमय प्रातःकाल. हा भैरवाचाच एक प्रकार

आहे ० **मय**—वि. हृषीयुक्त; संतुष्ट; आनंदांने भरलेले. ' आनंदमय सकळ ब्राह्मण। चित्तिता रामविजय कल्याण। ' ० **मयकोश**—पु. कारण शरीर; सत्त्वप्रधान ज्ञान. आनंद कोश पहा. ० **घन**—न. काशी क्षेत्र. ' दंडकारण्य बृहद्गत। नैमिषारण्य आनंदवन। '—एभा १८.१५५.

' कीं क्षेत्रांमाजी आनंदवन। '—ह १.११०. ० **वनभुवन**—न. नाशिकपासून कोल्हापुरापर्यंतचा प्रदेश; महाराष्ट्र. ' बुडाला औरंग्या पापी स्लेच्छ संहार जाहला। मोडली, मांडिलीं क्षेत्रें आनंदवनभू-वनी। '—राक. ० **वल्ली**—स्त्री. १ भांग. २ नाशिकच्या पश्चिमस तीन मैलांवर एक गांव. येथे आनंदीवाई पेशवे रहात असत. —ख ८१५. ३ तैत्तिरीय शाखेच्या उपनिषदांपैकी एक उपनिषद्. ० **वृत्ति**—स्त्री. आनंदी स्वभाव. —वि. रंगल; आनंदी. —**दाश्रु**—पु. अति आनंदासुळे डोळ्यांतून येणारे पाणी. ( कि० यणे; आणणे ). ० **पिकणे**. अतिशय आनंद होणे. ' आनंद पांडुचा पिकला। '—मोआदि २०.१. —**दाने टाळी पिटणे**—अतिशय आनंद पावणे. ० **ब्रह्मांडांत न मायणे**—आनंदांने वेहोप, बेभान होणे. —**दाचे भरते येणे**—अतिशय आनंद होणे, आनंदांने ऊर दाटणे. ' आनंदाचे भरते तेणे राजाला लोटले '—विक २७. —**दित**—वि. संतुष्ट; सुख पावलेला; हर्ष पावलेला.

**आनंदणे**—अक्रि. हर्ष पावणे; सुखी होणे; उल्लसित असणे. ' तैशा देखोनि संत मूर्ति। वाग्देवी आनंदति ॥ '—**आनंदन**—न. आनंद; सुख; सुख—आनंद देणे; पावणे. —वि. आनंददायक; आल्हादकारक. ' वरी आनंदीनी श्रीकृष्णकथा। '—दाव २७.

**आनंदवणे**—क्रि. आनंद देणे; सुख देणे; संतोषित करणे. ' तूं सुखानें भावी युवराजांसह त्यांना आनंदविवाली. '—राणी चंद्रावती १६५. **आनंदी**—वि. हृषीयुक्त; रंगल; उल्हासी; हास्यसुख. ० **आनंद**—पु. पूर्णानंद; अतिशय आनंद; जिंकडे तिकडे सर्वत्र आनंद होणे, अमणे.

**आनंदेशी**—क्रि.वि. ( काव्य ) आनंदांने; सुखानें.

**आनंदवाद्य**—न. कातळ्याने मढविलेले वाद्य; याचे प्रकार—पखवाज, नाल, तबला, बाखा, डफ, संबळ, चौघडा, ताशा, ढोल, मरफा, खंजिरी, डोर, कुडबुडे, इत्यादि. [ सं. आनंद; आनक=जगारा ]

**आनन**—न. १ तोंड; सुख. सामाशब्द—दशानन; षडानन; गजानन इ० ' वचन हें निघतां ऋषि आननी। ' २ चेहरा. [ सं. ]

**आनरसा**—अनरसा पहा.

**आनरते**—पु. द्वारका प्रांत. याची राजधानी आनंदपूर किंवा आनरतपूर ( हल्लीचे वडनगर ) येथे होती.

**आनघा**—अनवा पहा. ' नवरत्नामधि चंद्र पाहिला तेजस्वी आनवा। '—सला ५३. [ सं. नव ]



**आनस**—(कों.) भात. अन्न पहा. [ अन्न ]

**आनसा**—वि. (काव्य) दुःपरा; निराळा; इतर. [ सं. अन्य+सदृश ]

**आनाकानी**—स्त्री. (हिं.) दुर्लक्ष; कानाडोळा; चालढकळ; डोळेसांक; टंगळमंगळ; अकंडळ; टाळाटाळ; निष्काळजीपणा. (किं० करणे). 'यास जें काम सांगितलें त्याविषयी हा आनाकानी करतो' [ सं. अ+आकर्णन=न ऐकणे ]

**आनागुना**—(व.) आनाकानी पहा.

**आनाद**—पु. (कातकरी) आनंद पहा. 'राजाला मोटा आनाद वाटला.' [ आनंद अप. ]

**आनान**—वि. वेगवेगळा; भिन्नभिन्न; अनान पहा. 'एन्हवीं दीपाप्रति काई आनान। प्रकायु आहाती ॥'—ज्ञा ५. २७. [ सं. अन्य+अन्य ]

**आनार, आनाचार, आनास्था**—अ मध्ये पहा.

**आनाह**—पु. मृत्तावरोध; मल्लद्वरोध. [ सं. ]

**आनित्य-आनीत्य**—न अनीति (अप.) 'बहु आनित्य अविचार। या नांव बद्ध'—ज्ञा ५.७.२८. [ सं. अ+नीति ]

**आनी, आनीक, आनींग**—वि. (गो.) आणीक; आणखी.

**आनीत**—वि. आणिलेले; जाऊन आणलेले. [ सं. आ+नी=नेणे ]

**आनीन**—अनीन पहा.

**आनीबानी**—अणीबाणी पहा.

**आनीबे**—पु. पानबेळीवरील एक रोग. -शेतकरी मासिक ७. २८३ नामजोशी कोश [ ? ]

**आनु**—वि. १ आणखी; अन्य. 'आनु वंष भरलीं'—वसा ३६. २ दुसरा; भिन्न. 'तें वाचौनि श्रोत्रें। आनु सेवीतिना. —ऋ २५. [ सं. अन्य ]

**आनु**—वि. थोडे; अल्प; किंचित. 'थेक म्हणती येकचि खरे। आनुहि नाही दुसरे।'—दा ८.२.४२. [ सं. अणु ]

**आनुकूल्य**—न. १ अनुकूलता; युक्तता. २ (ल.) कृपा, बहाली. सामाबाद-प्रहानुकूल्य; देशानुकूल्य; कालानुकूल्य; लोकानुकूल्य इ० [ सं. ]

**आनुपूर्वी, आनुपूर्व**—स्त्रीन. १ (एका पुढे एक असा) क्रम; शिस्त; टापटीप; पद्धत; व्यवस्था. २ संगति, एकवाक्यता यावरून एखाद्या ग्रंथावरील टीका, टीप, भाष्य. [ सं. अनु+पूर्व ]

**आनुभविक**—वि. अनुभवास आलेले. अनुभविक पहा. 'हे औषध माझे आनुभविक आहे म्हणून तुम्हाला घ्यावयाला सांगतो.'

**आनुमानिक**—वि. तर्क केलेले; अंदाजिक; कार्यकारणसंबंध लक्षांत घेऊन अटकळ केलेले. [ सं. अनु+मा=मोजणे. ]

**आनुल्ली**—स्त्री. (गो.) रंजणवाडी-आंजली. [ सं. अंध ]

**आनुळ**—न. (गो.) चौघांनी वाहून नेण्याजोगे, मेण्यासारखे परंतु बरील भाग उघडा असलेले, गोमांतकप्रांतीं रूढ असलेले एक वाहून; माचील; मंचील.

**आनुवंशिक**—वि. १ वंशपरंपरागत चालत आलेला; बापापासून मुलास, त्याच्या मुलास, असे आलेले (गुण, दोष). पिढीजाद; वारशाने मिळलेला; वडिलोपार्जित (धन, वतन, इ०) [ सं. अनु+वंश ]

**आनुवंशिकता**—स्त्री. १ वंशपरंपरागत प्राप्त अशी स्थिति; पिढीजादपणा. (इं) हेरेडिटी. २ प्राणिज व उद्भिज या कोटीतील व्यक्तीमध्ये आपापल्या मातापितरांच्या ठायीं वसत असलेले गुणदोष प्रायः उतरतात. त्यावरून जीं डोबळ अनुमाने काढतां येतात तीं ज्या गाल्नांत समाविष्ट केलीं आहेत असे शास्त्र.

**आनुवंशिक**—वि. १ बरोबर असणारे; सहस्थित; अनुपंगाने बरोबर येणारे 'आपणांस त्यांचे प्रधान व गौण अथवा आनुवंशिक असे दोन भाग पाडतां येतात.'—वक्व २९. २ कार्यकारण संबंधी; तत्त्वबंधी; तन्निमित्त; अनुमारी; परिणामक. ३ योग्य प्रमाणाचा; सदृश; तुल्य; वेताचा. [ सं. ]

**आनुष्य**—न. कर्जे, देणे नसणे. [ सं. अ+ऋण ]

**आने**—वि. अन्य. आन पहा. 'हा वेव्हार कृपामिधु। आने तुटेना।'—ऋ ४२. ० आन—क्रि. १ दुमरे; अन्य; निराळे. भल-तेंच. 'तरि तिचेसी प्राणी न भजोन। मध्येचि करिती आनेआन।'—स्वादि ७.२.५१. 'तंव मने केले आनेआन।'—एभा २९.५१. [ सं. अन्य+अन्य ] २ परस्पर. [ सं. अन्योन्य ]

**आनेगा**—अनेगा, आणेगा पहा.

**आनोज**—पु. अंकुर. -मनको.

**आनोचिन**—वि. वाटेल तसे; अशास्त्र रीतीने. अन्योचिन्य पहा. 'बसतां एकत्र आनोचिन। होईल जघन्य निमीषे।'—निगा २८५.

**आनौति**—क्रि. १ दुसरीकडे; अन्य ठिकाणी. 'सौंदर्या आनौती वासु। पाहों नेदी।'—ऋ ८९. 'तयां मी वांचुनि धांव। आनौति नाही।'—ज्ञा १२.७९. [ सं. अन्यत्र ]—वि. २ दुसरी; अन्य. 'गुरूवांचोनि निरंतरीं। चिंता न करी आनौती।'—एभा १०.१३५. [ सं. अन्यत् ]

**आन्वीक्षिकी**—स्त्री. १ राजनीति-शास्त्राच्या (आन्वीक्षिकी, त्रयी, वार्ता व दंडनीति) चार प्रकारांपैकी पहिला प्रकार. विचार करून, अनुमति घेऊन केलेला वेत किंवा काढलेली युक्ति; तर्कशास्त्र; आन्वीक्षिकीत न्यायशास्त्राचाहि समावेश होतो. त्रयी वार्ता व दंडनीति हे शब्द पहा. 'आत्मानात्मविवेक केवळ। ते आन्विक्षिकी विद्या कुशळ'—एभा १६.२०५. २ अध्यात्मविद्या; आत्मानात्मविचार. 'करितां त्वंपदाचे शोधन। होय तत्पर्दी समाधान। हे आन्वीक्षिकी विद्या जाण। विवेकसंपन्न पावती।'—एभा २०.२८५. [ सं. अनु+ईक्ष=पाहणे ]

**आन्हिक**—न. स्नानसंध्यादि रोजेचे धर्मकृत्य; नित्यकृत्य. (प्र.) आन्हिक पहा. 'तों संपादुनि आन्हिक, पूजुनि परमेश्वरा भवा वरदा'—मोक्षगी १९.७. [ सं. अहन् = दिवस ]

**आप**—न. उदक; पाणी; जळ; नीर; अंतु; वन. [ सं. अप्; प्री. अपॉस; झेंद अप्; फा. आब्. ]

**आप**—सना. १ आपण स्वतः. २ ( ल ) आपला; स्वकीय; स्वजातीय. 'नमि, ज्याचे रिपु वसले ज्यासह होऊनि आप, गात नय।'—मोअनु ८.३४. [ सं. आत्मन्; हिं. आप ] म्ह० १ आप सुखी जग सुखी=आपण सुखी असतां सर्व सुखी आहेत अशी भावना. २ आप मेले, जग बुडाले=आपल्या मागे कांहीं कां होईना या अर्थी—वि. आपले; आपले स्वतःचे. सामाशब्द-आपहस्तै; आपसुखे; आपसुधीने. 'आपकार्याहून जीवीं । पर कार्यानिद्धि करावी।'—रा २.७.६५. —न. आपण; स्वतः; अहं; सामाशब्द-आपगजी; आपदंग; आपमतळवी. ० **आंगे**—क्रिवि. स्वतः; स्वांगे. 'तिथे चालत जाईन आपआंगे स्वतां'—होला १४९.

० **अपर**—आपपर पहा. ० **आप, आपजात**—क्रिवि. आपण होऊन; आपसुधीने; आपोभाप; आपल्याभापग. ० **आपणिया**—वि. आपण आपल्याला. 'आप आपणिया देखणे। सबाह्याभ्यंतर सम-दृष्टि।'—एहस्व १.५९. ० **आपला**—वि. प्रत्येकाचा; स्वतःचा; ज्याचा त्याचा. 'सर्वास आपआपला स्वभाव चांगला वाटतो.'

**आप**—पु. (गो.) आस. 'तो आप लागता' = तो आस लागतो.

**आप**—वि. स्वाधीन; स्वायत्त; आपल्या ताब्यांतील. 'एथ पृथ्वीतळ आपु होईल । हे महेंद्रपदही पाविजेळ । परिमोह हा न फिटेल । मानगींचा ।'—झा २.६५. [ सं. आप् = मिळणे; आस = मिळाले ]

**आपई**—झी. १ आपलेपणा; आपलेपणाचे द्योतक कृत्य; पर-स्थळी असलेल्या मित्रास फळे, वस्त्रे इत्यादिकांची पाठविलेली भेट; देणगी; नजराणा. २ (प्र.) टेव. [ सं. आत्मन् ]

**आपकरा-कुरा-खरा**—अपकरा पहा.

**आपका**—अपका पहा.

**आपसुदी**—झी. १ आपण स्वतः; खुद. २ स्वसामर्थ्य. 'तो खावंद त्या पाणियांतील आपसुदीने होऊन'—चित्रगुप्त ८३. [ हिं. आप+फा. खुद=स्वतः ]

**आपसुदी-घी**—झी. आपली मजी; स्वतःची मजी; इच्छा; स्वेच्छा. 'तूं आपसुधीने माझी वस्तु मला देऊन टाक'—के १२. ७.३०. [ हिं. आप+फा. सुदी ] (विरु.) **आपसुदीने**—क्रिवि. (कायदा) स्वतःच्या मजीनुसृत; आपण होऊन. (इं.) व्हांलेंदरीली.

**आपदंग**—वि. (राजा.) हद्दी; स्वच्छंदी; मनस्वी; स्वेच्छा-चारी. [ आप+का. गंड=मोडा ]

**आपंगणे**—सक्रि. अपंगणे पहा. १ आश्रय देणे; प्रेमाने वाढ-विणे, संभालणे, पोसणे, बाळगणे; आपलास म्हणणे. 'जे जे शरण आले । ते ते आपंगिले । पवाडे विठ्ठले । ऐसे तुझे ।'—तुगा १६३६. 'आपंगिले मज श्रीराम समथें ।'—दावि ३६२. 'याचे आईबाप हा लहान असतानांचे मेले तेव्हां आम्ही याला आजपर्यंत आपंगले.' २ स्वीकारणे; अंगीकारणे; आश्रय करणे. 'मग येथ अथवा स्वर्गी । जेथ जे देह आपंगी ।'—झा १५.३६८. [ आप+अंग ]

**आपगर्जा, आपगर्जी**—वि. स्वार्थी; अप्पलपोट्या; मत लक्षी. 'प्राणार्शी प्राण देणार नव्हे आपगर्जी राव जी जी'—होला १७५. [ आप+गर्ज ]

**आपगा**—झी. नदी. 'मला निरखितां भवचरणकन्यका आपगा ।'—केका १०. [ सं. अप्=पाणी+गम्=जाणे ]

**आपंगिता**—वि. आश्रयदाता; पोशिदा; अपंगिता पहा. 'ज्यासि आपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी ।'—तुगा २२१५

**आपघर**—न. १ आपले घर. २ नवऱ्याचे घर; सासर. 'मग आपघर त्यामूनि बापघरी केली वस्ती ।'—सप्र ११.४९. म्ह० आपघर किंवा बापघर=विवाहित स्त्रीला एक नवऱ्याचे की एक बापाचे घर राहण्यास योग्य. [ आप+घर ]

**आपजणे**—अक्रि. उपजणे; उत्पन्न होणे; घडणे; घडून येणे. 'पंचभूतांचे धान्य निपजे । तयाचा अन्नस आपजे ।'—विष् ६.१०. 'कां भूमि कुंभ ठेविजे । ते सकुंभता आपजे ।'—अभू ४.४२. २ भासणे; वाटणे. 'जैसे स्वप्नामार्जी देखिजे । तें स्वप्नीचि साच आपजे ।'—झा २.१३९. [ आप+जन् = उत्पन्न होणे ]

**आपजविणे**—सक्रि. उत्पन्न करणे. [ आपजणे प्रयोजक; ]

**आपटणे, आपटा, आपटी**—अ मध्ये पहा.

**आपटौळ**—वि. १ चहाटळ; गुंड. २ बेपर्वा; स्वच्छंदी; अपगंड; अठवर; नाटाळ; आज्ञा मोडणारा. 'कीं आपटौळ आज्ञा-पालनीं । मीं स्थीर नव्हे ।'—ऋ ५०. [ ? ]

**आपड, आपाड**—झी. (राजा. कुण.) शिवाशीव. [ सं. आ+पत् ]

**आपडणे**—अक्रि. शिवणे; स्पर्श करणे.

**आपडी, आपडाआपड**—झी. (गो.) शिवाशीव.

**आपडीशी**—झी. (कु.) विटाळशी; रजस्वला [ आपड ]

**आपदंग**—पु. (हिं.) स्वेच्छाचार; जाणुनसुजून केलेल्या खोड्या; वेडचार; चाळे. [ सं. आत्मन्+म. दंग; हिं. आवदंग ]

० **गी**—वि. डंगी; उनाड; स्वच्छंदी दुर्वर्तनी.

**आपण**—स्ना. १ स्वतः; हे सर्वनाम मी, तू, तो, आम्ही, तुम्हीं, ते किंवा मी स्वतः, तू स्वतः, तो स्वतः, आम्ही स्वतः, तुम्हीं स्वतः याबद्दलहि योजितात. जसे—म्या त्याला जेजें घातलें मग आपण (मी) जेबावयास बसलों; तूं मला खटपटीस लावून आपण (तूं) स्वस्थ बसलास; त्यानें चोरी करावी आणि आपण (त्यानें स्वतः) चोर चोर म्हणून हाका मारीत सुटावें. याप्रमाणेच अनेक वचनीं रूपें— आपण (तुम्हीं) येत असाल तर मी येईन इ०. २ दरबारी भाषेत बोलणारे राजे, सरदार, मोठे लोक, संपादक वगैरे प्रथमपुरुषीं एकवचनी बहुमानार्थानें स्वतः या अर्थी व सत्कारपूर्वक भाषणांत तूं या अर्थी आपण हा शब्द वापरतात. परस्पर संभाषणांत द्वितीयपुरुषीं एकवचनी व बहुमानार्थानें वापरतात. व संभाषणांत ज्याशीं संभाषण चाललें असेल त्याशिवाय अन्य म्हणजे तृतीय पुरुषासंबंधीं बोलतांनां एकवचनांत आपण शब्द योजतात [सं. आत्मन्; प्रा. अप्पणा—णे, पं. गु. आपण; सि. पाण.] ३ (विशेषेकरून) मी, मी स्वतः; आम्ही किंवा आम्ही स्वतः यांच्या विषयीं आपण हा शब्द वापरतात. जसे—त्यापार्शीं मागितलें असतां तो आपणास देईल. ४ (प्रथमपुरुषीं अ. व.) एका स्थानीं असलेले सर्व लोक (बोलणारा धरून) किंवा त्यांना उद्देशून. 'सम्यहृदस्थदो, आज आपण याटिकार्णी कां जमलों आहोंत हें सांगण्याचें कारण नाहीं.' म्ह० आपणावरून जग ओळखावें= आपल्यास जसे होतें तसे दुसऱ्यासहि होत असेल असें समजावें. **आपणावर आपणें—वर्तविणें**—केलेल्या कृत्यांचें यश किंवा प्रेय आपल्यावर घणें. 'सांगतो हल्लुहृद्वच अचाटें। आपणाचविरि वर्तवितो।' **आपणास म्हणविणें**—आपण मोठ्या योग्यतेचे, मोठे हुषार निष्णात असें मिरविणें; प्रौढी सांगणें. **आपण होऊन**—आपखुशीनें; आत्मसंतोषानें; स्वतःच्या प्रेरणेनें. 'मी आपण होऊन तुला हें बक्षीस देणार होतों.' आपण या शब्दाला **पयां, पां, पें, पेयां**—हे प्रत्यय स्वतः; स्वतःस; आपल्या स्वतःला; आपणास या अर्थी लागतात (विशेषत. काव्यांतून). 'तिभा न सांभाळिती। आपणपत्रां ते।'—दाब ३१९. 'चक्षुरूप राहिले आपणपां।'—विपू ४.२५. 'जेया आपणपें सांझुनि कहीं। इंद्रियप्रासुवेरि येणें नाहीं।'—राज्ञा ५.१०४. 'अहंकार अहंत्वेसि सुरे। आपणपेची।'—ऋ ६३. 'तेही विसरले आपणपें।'—उवा १८१५. [आपण+पे]

**आपण**—पु. बाजार किंवा दुकान. 'क्षेत्र म्हणजे शेत गहन। हाट उत्पन्न द्रव्य आपण।'—एमा २७.३७९ [सं. आपण; आ+पण=नाणें (८० कवड्यांचें); पण=विकत देणें—घेणें]

**आपणया, आपणिया**—स्ना. आपणाला; स्वतःस; आपण पां—पें. 'आत्मा बोले भेटला। आपणया'—अमृ ६.८. 'तेसें आपणया आपण बुझे।—विपू ६.१०९.—एरुख १८३. 'ते आपणिया करी नि.शेख।'—परमा ६.१४.

**आपणुन**—क्रि. आपण होऊन. 'आपणांत आपणुन करी रीष।'—दाबि २९७.

**आपणें**—क्रि. १ पावणें. २ प्राप्त होणें. [सं. आप्=मिळणें] **आपत**—स्त्री. आपदा; दुर्दैव; संकट; पीडा; विपत्ति. आपत्ति पहा. [सं. आपत्ति] **काळ**—पु. प्रतिकूल, अनिष्ट, हलाखीचे, वाईट दिवस. **पुत्रवणी**—स्त्री. वादविवादांत जी एखादी गोष्ट घसरली किंवा विघडली तिची कशी तरी संपादणी करणें; चुकीचे समर्थन करणें.

**आपत**—वि. नातलग; संबंधी; लाग्यानांप्रियांचे. [मं. आस अप.] **आपत आणि घातक**—आपल्या अभिप्रायांचा—नातल्यांचा घात करणारा दुष्ट मनुष्य; माणुसकी नसलेला. **विषयी**—पु. नातलग; संबंधी; ऋणानुबंधी. [सं. आस+विषय]

**आपतंत्री**—वि. स्वैर; स्वतंत्र. [आप+तंत्र] **आपती**—स्त्री. आपत्ति; संकट; आपत्ति (अप.) पहा. 'त्वरित बहुत घाई होतमे आपतीची।'—सारुह ३.६० [आपत्ति] **आपत्ति**—स्त्री. १ (दारिद्र्यासुळे, आजारीपणासुळे, दुर्दैवासुळे आलेले) संकट; अडचण; हाल, दुर्दशा. (अप.) आपत्; आपत्य. २ (समासांत) प्राप्ति; मिळणें; प्राप्त होणें. उ० सुखापत्ति; इष्टापत्ति; दुःखापत्ति; अनिष्टापत्ति. [सं. आ+पद्=येणें] **काळ**—आपत्काळ पहा.

**आपदर्णे**—क्रि. कष्टणें; शिणणें. 'नेणतां कोणी येक ते। आपर्णे लागती।'—दा १८.५.१९. [सं. आ+पद्]

**आपदा**—स्त्री. संकट; अरिष्ट; आपत्ति. 'आपदा गिर्धी चुंबिजत। उधवला ठायीं।'—ज्ञा ७.८७. २ दुःख; क्लेश; खाण्यावांचून किंवा दुखण्यासुळे होणारे हाल; कष्टावस्था; दुर्दशा. 'उपकारी नाहीं वेखत आपदा। पुढिलाची सदा दया चिर्ती।'—तुगा १९०३. [सं.]

**आपदावर्ण**—अक्रि. (प्रा.) अडचणींत, दुःखांत, संकटांत सांपडणें; कुंचंबत राहणें [सं. आपदा]

**आपदष्टि**—वि. स्वार्थी; मतलबी; आपल्यापुरतें बघणारा; अप्पलपोट्या. [आप+दष्टि]

**आपदेश**—पु. (काव्य) स्वदेश; आपला प्रदेश, प्रांत. [आप+देश]

**आपधर्म**—पु. वर्णाश्रमधर्मविहित कृत्य करण्याला कालाच्या प्रतिकूलतेसुळे जो असमर्थ त्यासाठी सांगितलेला गौण मार्ग अथवा कृत्य; निरुपायास्तव करावयाची गोष्ट. उ० आगगाडींत ओंबळ्यानें खाणें. [सं. आ+पद्+धर्म]

**आपधाक, आपधाकर्णे**—अ मध्ये पहा. 'आपधाकें विद्ने पळनीं जाण।'—एमा ४.२०६. 'तो इतका घाबरला कीं आपधाकेंच मटकन बसला.' [आप+धाक=भीति]

**आपनेयां**—सना. आपणांस. आपण्या पहा. 'पेल भावरमणी । आपनेयां तें भणवी शिहाणी ।'—शिशु ६८६. [आपण+या प्रत्यय]

**आपन्न**—वि. १ विपत्तिदाहा पावलेला; आपत्तीने घेरलेला; हाल-अपेष्टत पडलेला; कष्टी. २ मिळविलेला; कमावलेला; संपादन केलेला; प्राप्त; व्याप्त. सामास्य-खेदापन्न; शोकापन्न; हर्षापन्न; स्थानापन्न. [सं. आ+पद्]

**आपपर**—वि. १ आपला आणि दुसऱ्याचा; आपलें व परकें; द्वैत. 'जेय आपपह ऐसा । मागु नाही ।'—ज्ञा ९.४०७. ० **भाव-बुद्धि-भेद-मत-वृत्ति-विचार-दृष्टि**—आपल्या आणि दुसऱ्याच्या वस्तुमध्यें भेद राखणें; आपले इष्टमित्र, नातलग व इतर जनता यांमध्यें भेद पाहणें. २ द्वैतभाव; दुजाभाव (किं० पाहणें). [सं. आत्मन्-आप+पर=दुसरा]

**आपपरकी, आपपरकीय**—वि. आपला आणि दुसऱ्याचा; स्वतःचा व परक्याचा; आपपर. ० **भाव-भेद-आपपर पदा.**

**आपवळ**—किवि. आपोआप; आपण होऊन. अपवळ पहा.

**आपमतलबी**—वि. स्वार्थी; अपलपोट्या; स्वतःपुरतें पाहणारा. 'ज्याला मोटेपणा हवा असेल त्यानें आपमतलबी लोकांच्या कोलेकुईकडे लक्ष पुरविलें पाहिजे.'—टि २.५४. [आप+मतलब]

**आपमती**—वि. आपल्या बुद्धीनें चालणारा. 'पुसो जावें ऋषीं-प्रती । तंव ते सदां आपमती । आपुलें मत प्रतिष्ठिती । अन्यथा देती शापातें ॥'—एमा ७.१८०.—किवि. आपल्या बुद्धीनें. 'आपमतीं भजतां राया ।'—एमा ३. ८०७; [आप+मत]

**आपमरण**—न. आपोआप येणारें मरण; आपमोती. [आप=आपोआप+मरण]

**आपमुखतार-त्यार**—वि स्वतंत्र; स्वैर; अनियंत्रित.—उ. धनी. [आप+मुखत्यार]

**आपमुखत्यारी**—स्त्री. स्वतंत्रता; अनियंत्रितपणा; धनीपणा; मालकी.

**आपमृत्युं**—उ. अपमृत्यु पहा. 'संसारकोडे आपमृत्यु । या नांव आध्यात्मिक ।'—दा ३.६.४७.

**आपमोती-मौती**—स्त्री. अपघात न होतां यथाकाल आलेले मरण; आपोआप, वृद्धपणामुळे आलेलें मरण. आपमरण पहा. (किं० मरणें.) [आप+हिं मौत. सं. मृत्यु]

**आपयणें**—अकि. (गो.) बोलावणें. [सं. आ+अपायनं=जाणें याच्या उलट]

**आपरांग**—किवि. (ना.) आपण होऊन; आपोआप. [आप+रांग]

**आपरास्त**—पु. फळांचा अथवा पानांचा (आंत पाणी न मिसळतां काढलेला) आंग्वा रस. उ० ओल्या खोबऱ्याचे, पाणी न घालतां काढलेलें दूध; नारळाचा रस. (गो.) आप्रोस. [आप+रस्त]

**आपरापिपरी**—स्त्री. (व्यायाम) एक प्रकारचा खेळ.—संख्या ५४.

**आपरूप**—अपरूप पहा.

**आपरूपी**—वि. ज्याचा चेहरा, तोंडावळा बापासारखा किंवा आईसारखाहि नाही, निराळ्या प्रकारचा आहे असें (मूल). [आप+रूपी]

**ऑपरेशन**—न. शरीरावरील शल्यक्रिया; चौरफाड. उ० डोळ्याचे-कानाचे-पोटाचे वगैरे ऑपरेशन. [इं.]

**आपलकी, आपलीक, आपलपणा, आपलेपणा**—स्त्री. १ मालकी; आन्तसंबंध; सोयरागत, स्नेह किंवा मालकी इ० कांतीं आलेला आपलेपणा; आपलेपणामुळे उत्पन्न झालेला अभिमान, माया, पक्षपात, कैवार. 'मानिसिलक्षणें आपलिक कांहीं । येरसार पाही न चुके कदा ।'—नुमा २६९७. 'परी हे गुणें अति निरुणें । आपलीक या नाही ।' २ (क.) मीपणा; अहंकार. ३ स्वाभिमान; ममता. ० **लावणें, दाखविणें, माजविणें**—दड संबंध अथवा नातें गोतें सांगणें, स्थापणें; तुम्हांपकींच मी एक आहे असें दाखविणें किंवा तशी स्वतःची वर्तणूक ठेवणें. [सं. आत्मन्-आप]

**आपलेपणांत येणें**—कि. वयांत, उमेदींत येणें; शरीराची पूर्ण वाढ होणें. 'मी जेव्हां आपले पणांत येऊं लागलें तेव्हां नव्या भावना खटवळें लागल्या.'—गुपचूष (रसिकरंजन माला).

**आपलपोट्या, आपलपोट्या**—वि. स्वार्थी; स्वतःपुरतें पाहणारा; आत्मभरी. [आपला+पोट] म्ह० आपलपोट्या गंगाळ उपट्या.

**आपला**—सना. (आपग वृष्टी). १ स्वतःचा; मालकीचा; आपण या शब्दाप्रमाणें याचाहि प्रयोग तिन्ही पुरुषी, दोन्ही वचनान्त करतात. आपण पहा. २ भ्रांतिष्ठ किंवा अनिश्चयी मनुष्याच्या बोलण्यांत हा शब्द निरर्थक, वाक्यपूरणाथेक येतो. उ० मी आपला येथून उठलों; तो आपला त्याच्या घरीं गेला. 'काय मेलीं अलीकडचीं काटीं तरी ! ... ... लहान नाही, मोठें नाही, आपलें उठ घोड्या पाणी पी !'—सुंदरची संकांत. आपला हा शब्द पुष्कळ वेळा सुशिक्षित लोकांकडूनहि आपण या अर्थी वापरण्यांत येतो; जसें—आपल्यास किंवा आपल्याला=आपणांस. [आपण वृष्टी; सं. आत्मीय; प्रा. अपुल्ल; गु. आपणु] **आपली वाढ-वून खाणें**—आपमतलमीपणाने आपलेंच घोडें पुढें ढकलणें; आपल्या हिताकडेच पाहणें.—**आपलीशी करणें**—१ आपलें म्हणणें (पक्ष, मत) सिद्ध करणें, प्रस्थापित करणें; आपली सरशी करणें. २ वश करणें; ताब्यांत आणणें. 'प्रबंध वैरी मारावा । अथवा आपलासा करावा ।' विपू. ७.१४४. ३ स्वतःच्या मनाप्रमाणें वागणें. **आपला-आपलासा म्हणणें-समजणें**—एका-यास आत्मीय भावनेनें किंवा मित्रत्वाच्या भावनेनें वागविणें; मित्र समजणें. 'ज्यास मीं एकदां आपलासा म्हटलें त्याच्यासाठीं मीं हवी

तितकी घस सोशीन. द्व आपला पेस—तुं आपले स्वतःचें काम पहा, दुसऱ्याची उठाटेव करूंनको. म्ह ० ? आपल्या(ला)चेव्या, दुसऱ्या(ला) फुल्या = आपल्यास घ्यावयाचें असलें म्हणजे माप दाबून भरणें व दुसऱ्यास यावयाचें असलें म्हणजे माप पोळूळ भरणें. ही म्हण लोभी किंवा आपमतलबी माणसास लावतात. २ आपलें तें मापलें व दुसऱ्याचें तें दुपायलें. ३ आपला कान पिडून घेणें=एखादी गोष्ट करून ती विपडली म्हणजे पुन्हां तशी न करण्याचा निश्चय करणें; अहल घडणें ४ आपला हात आणि जगनाथ=एखादें कायें स्वतःच्या हातांत असलें म्हणजे त्यांत स्वतःचा स्वार्थे साधणें. (जगनाथपुरी येथील प्रसाद एका टिकार्णौ टेवलेला असतो व त्यांतून यात्रेकरून हवा तितका (पुळूळ सुद्धां) घ्यावयाचा असतो; किंवा जगनाथ म्हणजे सर्व सत्ताधीश-हात.) विपुल्या व हवें तेवढें घेण्याची मुभा या अर्थां ही म्हण रूढ झाली असावी. ० तुपला—वि. माझा तुझा; स्वतःचा व परक्याचा; आपपर. २ आपली मालकीची: आपली म्हटलेली (मिळकत, जिप्तस वगैरे). आपपर किंवा आपअपर याच्यासारखेच आपला तुपला यापासून सामसिक शब्द बनतात.

० माथूस-मनुष्य-पुन. प्रीतीचा मनुष्य. 'आपल्या मनुष्याला कोणी कमी कां परतो ?'—करंज्याचा फार्स २२. आपलाला—वि. आपआपला; ज्याचा त्याचा स्वतःचा; 'आपलाले कपडे सांभाळा !' आपलूक, आपलुकी—स्त्री. (चि.) आपलेपणा; स्वकीयता. आपले आपण, आपल्या आपण—क्रिवि. आपलुपणानें; स्वयंप्रेरणें; आपण होऊन. आपलें उगीच—विनाकारण; निरर्थक. आपला अथे २ पहा. 'आपलें उगीच कारागिराची कुशालता पाहून माझी दृष्टि तिकडे वळली.'—मु ५८. —आपल्या अंगीं—अंगें—अंगांनं—स्वतः; खुद्द. आपल्या आपण—दुसऱ्याच्या मदतीवांचून; स्वतःच; आपसूक. आपल्या घरचा थोर—राजा—वि. १ हट्टी, हेके-खोर मनुष्य. २ स्वतःच्या घरीं जबरदस्तीनं वागणारा व बाहेर लोकांत थंड-नरमपणानें वागणारा; गांवचा गांव्या आणि बायकोचा देश-पांड्या. ३ दुसऱ्यावर विनाकारण वचेंस्व गाजविणारा. 'तो असेल आपल्या घरचा थोर, मला काय ?' आपल्यांत—स्वगत (भाषण) झुन्या नाटकांतून स्वगत या अर्थां आपल्यांत हा शब्द योजित असत. 'भीमरावः—(धांबून आपल्यांत)'—रत्नकांता नाटक २४.

आपवणी—न. पाटांतून वाहणारें पाणी (भांब्यांतून आणलेलें नव्हे); वागाईत शेतीमध्ये याचा उपयोग करतात. [आप+पाणी; किंवा आप+सं. वन=पाणी]

आपवणें—अकि. बोलावणें; आमंत्रण देणें. आपवणें पहा. 'आपविल्या द्विजा। अष्ट देवतांची करिती पूजा।'—वसा ३२. [सं. अपवणं=आगें सरणें याच्या उलट; किंवा प्रा. अप्वाह=सांगणें; खबर देणें.]

आपवणो-णौ—वि. (गो.) बोलावणारा.

आपदांच-आपदाी, आपदोच—अ मध्ये पहा.

आपशुद्धि—क्रि. १ स्वतःची शुद्धि. 'आपशुद्धि नेणती।'—दावि ४९६. २ आत्मानात्मविचार. 'दृढ करुनियां बुद्धी। आधीं घ्यावी आपशुद्धी।'—दा ६.१०.१२. [सं. आत्मन+शुद्धि]

आपसंत—वि. १ स्वतः पमंत केलेलें; 'वडील माणसांचे विचा रावांचून आपसंतपणानें केलेल्या कृत्याचें फळ भोग आतां.' रत्नकांता नाटक २६. [आप+पसंत]

आपसया—क्रिवि. आपसूक; आपोआप. अपसया पहा. 'तृण नाहीं तेंपे पडिला दावाभि। जाय तो विज्ञोनि आपसया।'—तुगा ३४२४.

आपसाच—आपसांच पहा.

आपसां, आपसांत, आपभाआपस—सां, आपसां-मध्ये—क्रिवि. परस्परांत; आपआपल्यांत; एकमेकांसां; आमच्या आमच्यांत, पुमच्यातुमच्यांत, त्यांच्यात्यांच्यांत; एकमेकांत. 'शत्रूवर जाण्याचें सोडून आपसांतच मांडूं लागले.' [आप. सि. आपस+ आं-आंत-ई-मध्ये]

आपसुक-ख, आपसूक-ख—अपसुक पहा.

आपसे—क्रिवि. आपोआप; सहज; अनायासें. 'कवणाचें मन आपसें अमिलाष न करी।'—भाए ३४. [आप]

आपसोशी—क्रिवि. (राजा.) १ मन मानेल त्याप्रमाणें; कोणाचा अडथळा न मानतां; स्वेच्छेन; यथेच्छ; या शब्दाचा प्रयोग टोक देणें, इजा करणें, उंटे काडणें, इ. अर्थांच्या क्रियापदांबरोबर करतात. २ निर्भयपणानें; निःशंकपणानें; परिणामाकडे लक्ष न देतां; चैर्नीत. -वि. लोभी; आपमतलबी. [आप+सोस]

आपस्तंब—पु. १ कृष्णयजुर्वेदावरील चार सूत्रांपैकीं एका सूत्राचा प्रवर्तक ऋषि. २ आपस्तंब सूत्राचे अनुयायी ब्राह्मण. [सं.] ० मूत्र-न. कृष्णयजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेच्या चार सूत्रांपैकीं एक सूत्र. [सं.]

आपस्तुति—स्त्री. स्वतःची प्रशंसा; आत्मस्तुति. 'आपस्तुतीनं दाविती थोरीव'—दावि ४८४. [आप+स्तुति]

आपस्वरूप—न. आत्मस्वरूप; ब्रह्मस्वरूप. 'मग अखंड उरे आपस्वरूप।'—दावि १२५. [आप+स्वरूप]

आपस्वार्थ—पु. (स्वार्थे याच अर्थानें अडाणी लोकांत आपस्वार्थे हा शब्द वापरतात) आपला स्वार्थे; स्वतःचा मालव. [आप+स्वार्थे]

आपस्वार्थी—वि. आपमतलबी; स्वतःचा स्वार्थे पाहणारा. 'म्हणे मी कायें आपस्वार्थी।'—दा ५.८.३५. [आप+स्वार्थे]

आपहस्तक—कां, आपहस्तीं—स्ते—क्रिवि. आपल्या हातानें; आपल्या कडून; आपल्या सामर्थ्यानें; आपल्याच्यानें. 'गरीबाचें काम आपहस्तें-परहस्तें होईल तितकें करावें.' [आप+हस्त]

**आपा-पा-पु.** १ वडील माणसांना, किंवा लहानास प्रेमाने हाक मारतांना योजावयाचा संबोधनायी शब्द; टोपण नांव. आप्पा; आप्पासाहेब. २ एखाद्या नांवाच्यापुढे लावतात. जैसे- गोविंदपंतआपा; गणुआपा. म्ह० सोनार क्षिपी कुळकरणी आपा, तिवांची संगत नकोरे वापा. ३ (कर.) जार; टोल्या; यजमान. 'ती बाई आपा टेवून बसली आहे.' [सं. आप्त; प्रा. अप्प; का अप्पा=पिता]

**आपाआप-आपाप**—आपाप पहा.

**आपाड**—वि. अपार. अपाड पहा. 'तयांची उमागितां कीर्ती । उणीव दिसे आपाडे ।—मुआदि ११.१३.

**आपाततः**—क्रि.वि. १ खोटे ठरेतोपर्यंत, खोडून टाकीतोपर्यंत टिकणारा, चालू (मुद्दा, उलगडा, अनुमान, उपपत्ति). २ अगदी आरंभी; प्रथमच; चटकन; तत्क्षणी. [सं. आ+पत्-पात+तः]

**आपातरमणीय**—वि. आपाततः, आरंभी चांगले दिसणारे; तात्पुरते प्राद्य (विधान, सिध्दांत इ०). [सं.]

**आपाद्**—क्रि.वि. पायापर्यंत; पायापासून. 'आपाद् पासुं तले । पुलकांचेले ।'—ज्ञा ११.२४६. [सं. आ+पाद्] **०कंचु-कित**—वि. पायापासून मस्तकापर्यंत अंगवन्न घालत्यासारखे. 'वाचा पांगुळी जथिचि तेथ । आपाद्कंचुकित रोमांच आले ।'—ज्ञा ९.५२७. [सं. आ+पाद्+कंचुकी] **०तलमस्तक**—क्रि.वि. पायाच्या तळव्यापासून डोक्यापर्यंत. [आपाद्+तल+मस्तक] **०मस्तक**—क्रि.वि. नखशिखांत; डोक्यापासून पायापर्यंत. [सं. आ+पाद्+मस्तक]

**आपादणें**—सक्रि. १ स्वीकारणें; घेणें; मिळविणें; संपादन करणें. 'आणि आपुलालिये चाडे । आपादिले हें मांडे ।'—ज्ञा ३.५१. २ कर्म करणें. 'करचरणे आपादिजे । घईजे जे जे कांहीं ।'—रंयो ७.११६. [सं. आ+पद्-आपादन]

**आपादन**—न संपादन; मिळवणी; प्राप्त. 'गेसे टेले आपा-दन । शाळांचे जयां ।'—ज्ञा १७.३८. [सं.]

**आपान, आपाप, आपांपति, आपांपरी**—अ मध्ये पहा.

**आपाप-पा**—क्रि.वि. आपोआप. आपाप पहा. 'पापात्म-बुद्धि धरुनी मरती अपापां ।'—बामन चिराटपर्व ५.१८. म्ह० अपा-पाचा माल गपापा=जो माल किंवा वस्तु मिळविण्यास थम पडले नाहीत ती वस्तु किंवा माल बाटल तसा खर्च करणें; अन्यायानें मिळविलेले द्रव्य हवें तसे उधळणें; याच अर्था फारसी-माल मुफ्त दिले वे रहम.

**आपापला**—आपआपला पहा.

**आपार**—पु. (गो.) टांकाचे टोंक; निच. [पोर्तु. आपारो]

**आंपार**—स्त्री. (गो.) उपमा; व्याजोक्ति. 'आपार माल्ली' =टोमणा दिला.

शको. १. ३३

**आपारणें, आपाशाई जोडा, आपूस, आपोस**—अमध्ये पहा.

**आपाल**—पु. (व. ना.) धारणा. [सं. अपुप]

**आपालिया, आपितर**—अमध्ये पहा.

**आपिक्षीर**—स्त्री. गव्हल्याच्या पिटाच्या पापडीची खीर. —पाठक पाक शास्त्र ७०.

**आपु**—वि. १ स्वाधीन; प्राप्त. 'हा सदां दुर्लभु मना । आपु नोहे साधना ।'—ज्ञा २.१४९. २ स्वतःसारखे; आपले; आप्त. 'तेणे संसरलेनि कीर्ती । आपु विश्व ।'—ज्ञा ७.१३५. 'तों जीवी लागे ज्ञानरीपु । तंवची स्त्रीपुत्र मायबापु । ये कव्हणीची नव्हेति आपु । प्रकाशले जया ।'—ज्ञाप १६३. [आप]

**आपुधिणें**—क्रि. गांजणें. —मनको.

**आपुलकी**—आपलकी पहा.

**आपुला**—वि. (काव्य) स्वतःचा. आपला पहा. 'रमती श्री-चरणकमली सुखी । मानसीं आपुलांचि ।'—ऋ २७. [सं. आत्मन्]

**आपुलिया, आपुलेया**—आपल्या. अपुल्या पहा. 'तरी यांहीं आपुलिअ चाडे । वावरों न अं ।'—शिगु १८५. 'तरी आपुलेआं चा होअे संहारू ।'—दाव १०६.

**आपुलीक**—ममता. आपलीक पहा. —ज्ञानेश्वर योगवासिष्ठ ६.४८.

**आपुलेन**—वि. (काव्य) स्वतःतच्या; आपल्याच. 'आपुलेणीं परीवारेसी ।'—उषा ९७. 'लेकुरां नाही वाढविते । अन्न करावें लागे आपुलेन हातें ।'—दास ३.५.१२.

**आपुल्याकून**—क्रि.वि. १ (काव्य. कुण.) आपल्याकडून; आपणाकडून; स्वतःकडून २ आपण होऊन.

**आपूर**—वि. अपुरा; अपूर्ण. 'तरी तुमची वर्णितां स्तुती । आपूर असे माझी मती ।'—नव २२.११२. [सं. अ+पूर]

**आपूरान**—न. अपोष्णी. अपोशन पहा. 'सुंदरमूर्ति आपूरान । करून सौमित्रानंदन ।'—वेसीस्व १.१३.

**आपें, आपेंआप**—क्रि.वि. १ आपल्याआपण; आपण होऊन; स्वतःच. 'विच्यारे आपेंआप धनी ।'—मुआदि १६.२८. 'जरी आपेंआप आम्हासि बरी । तरी ते गोष्ट बहु बरी । नातरी कपटरूपें सुंदरी । आपू येथें ।'—कथा १.८.९९. २ स्वभावतः; सहज. 'ऐसिया आपेंआप लापविद्या । नमों तुज ।'—ज्ञा १४६

**आपेशी-सी**—वि. अपयशी. 'द्वड आपेसी वोंगळ । चालूक खुंबक लच्याळ ।'—दा २.३.२८. [सं. अप+यशस्]

**आपेंणें, आपणें**—सक्रि. (को. गो.) आमंत्रण करणें. 'तो आपंता. 'जेवणाक आपेंणें करचें झाले.' [सं. आपायन]

**आपैता, आपैतिया-ती, आपैतें**—वि. १ स्वाधीन; अनु-कूल. 'तेसीं इंद्रियें आपैतीं होती ।'—ज्ञा २.३०२;—एषा १३.१७०.

२ प्राप्त. 'हा भिक्षुगीतार्थे धरितां चित्तीं। शांति आपैती साधकां।'  
—एभा २३.१६८. ? 'आणि अम्यासुही याचा स्वामिया।  
जेणे आपैतिया होती भूमि.' —रंयो ९.३२२. ३ (चुकीनें)  
आयतें; आपोआप. [ सं. आप्=मिळणे ]

**आपैस-सा-सी-से**—क्रि. आपल्याआपण; आपो-  
आप; सहज; आपसुक. अपदांच पहा. 'मग समाधी विसर्जन  
आपैसा।'—विउ ११.९३. 'तंव उसळोनि सर्पोच्या कोटी।  
कुडीं पडान्या आपैसा।'—सुआदि १०.४४. 'नातरी कुटिल  
येतां समेसी। निंदा प्रकटे आपैसी।'—अवि १.६०. 'चारी उरु-  
पार्थे जैसे। भक्तापार्शी येती आपैसे।'—एरुस ६.५८. [ आत्मन-  
स्वयम् ]

**आपैसा**—वि. आपलासा; वश; स्वाधीन. (क्रि० करणे).  
'समाधि भंगोनी कामकळे। भुल्वोनि करी आपैसा।'—सुरंशु १२.  
[ आप+असा ]

**आपोआप**—क्रि. १ (काव्य.) एकदम स्फूर्तीनें. २ आपाप;  
आपल्याआपण; प्रयत्नावांचून; खटपट न करतां; 'माळावर गवत  
आपोआप उगवतें.' [ आप द्वि. ]

**आपोदान-न, आपोष्णी**—अपोष्णी पहा. 'हातू न  
मात्रितां सर्वापोशन। रसनेविण सेवितू।'—एभा ११.३०८.

**आपोहिष्ठा**—(व.) (ल.) चंद्राभटा; फला; नाश; 'सगळ्या  
तुपाचा आपोहिष्ठा केला.' [ सं. आपोहिष्ठा इ० मंत्रावरून ]

**आपोण**—क्रि. (गो.) बोलावणे. आपणे पहा. —न. मोट,  
रहाट याच्या शिवाय आपोआप मिळणारें पाटाचें पाणी.

**आप्त**—वि. १ संबंधी; एका रक्ताभांसाचा; नातलग; नाते-  
वाईक; सोयरा. 'आप्तांचीं नच मुखें भलासुकवी।'—मोमंभा १.  
५३. 'ईश्वर ही झालिया आप्त। विश्वास तेथें न धरावा।'—सुआदि  
३४.२१. २ आपला असा मानलेला; इष्टमित्र; हितकर्ता. 'इचो-  
कृति सभाग्य तूं सुनय आप्त का मातशी।'—केका ३८. ३

विश्रासु; प्रामाणिक; विश्वासाह; प्रमाणयूत; भस्वशाचें. 'आप्त  
म्हणजे विश्वसनीय पुरुष होय.'—गीर ४००. ४ (समासांत) प्राप्त.  
जसें-पर्याप्त; समाप्त. ५ गुरु; पूज्य पुरुष; सन्माननीय व्यक्ति;  
यथार्थ वक्ता; ज्याचें वचन ईश्वरवचनासारखें प्रमाण मानतात तो.

**०वाक्य, -वचन, -उक्ति**—नन्नी. विश्वसनीय; साधार; प्रमाणयुक्त  
(आषण-शब्द); थोरेंच वचन. [ सं. ] **०मिन्न**—पु.अव. सोयरे;  
नातलग; भाउबंध; इष्टमित्र सर्व मिळून. **०विषय**—पु. १ नातलग;  
सोयरा; २ नातें; संबंध. **०विषय-यी, -संबंधीं**—वि. स्नेह  
भावानें बांधलेले, नात्यागोत्याचें. 'एका गलबतावर आमची आप्त-  
विषयी बाई जाणार आहे.'—पाव्ह ६६.

**आप्तई**—जी. आपत्ति; संकट. 'आकूर हें नामाभिमान  
सांगून पाही। आकुरें निष्पूरणें केली गोकुळांत आप्तई।'—होला  
११. [ सं. आपत्ति ]

**आप्तकाम**—पु. संतुष्टता; पूर्ण काम; इच्छापूर्ति. 'जशी पृथुक  
तंदुलप्रसृति आप्तकामा तशी।'—केका ३८. [ आप्त+काम ]

**आप्तर**—अप्तर पहा.

**आप्तागिरी-व्या-गीर**—अफतावगीर, अबदागीर पहा.

**आप्ताफितरती**—खी. अस्मानि मुळतानी; दुष्काळ; अतिवृष्टी;  
परचक. इ० [ अर. आफ्र+फत्र ]

**आप्ति**—खी. आपत्ति; वाण. अप्ती पहा. 'त्याचप्रमाणें पीक  
पाण्याचीही दिवसेंदिवस अधिकच आपत्ति पडूं लागली.'—धर्माजी  
३२. [ सं. आपत्ति ]

**आप्तोयाम**—पु. अमिष्टोमादि सप्त सोमसंस्थांपैकीं एक संस्था;  
सोमयज्ञ. [ सं. ]

**आप्पा**—आपा पहा. हें टोपण नांव ( बहुमानार्थी )  
आजच्या प्रमाणें मागच्या काळांतहि आढळतें. चिमाजी बळ्हाव  
पेशवे (—पया ८५), चिमणराव सांगलीकर (—पया ४३), जयार्ज  
शिंदे (—पया ३२०) वगैरेंना आप्पा संबोधित.

**आप्पा**—रव्याच्या तऱ्हेन केलेल्या गोड वड्या किंवा गोळे  
—एशि ३९०.

**आप्पाघण्पा**—अमळ्ये पहा.

**आप्य**—वि. १ पाण्यासंबंधी; जलमय. २ पाणचट. —ज्ञ  
१८.१०. [ सं. अप्=पाणी ]

**आप्य**—वि. मिळण्याजोगें; संपादण्याजोगें. 'जयजय देव श्रीगुरो  
अकल्पनाप्य कल्पतरो।'—ज्ञा १८.१०. [ सं. आप्=मिळणे ]

**आप्यायन**—न. १ पोषण; पुष्टता. २ शरीरपोषक द्रव्य  
भक्ष्य; आहार; खाद्य; जीवन. 'तो व्यान देहींच्या नाडीतें आप्या  
यन पुरवी.' ३ सुप्रास अन्नाचें सेवन; दुग्धप्राशन ४ अपहार; अभि-  
लाष; पैसा खाणे [ सं. ]

**आप्तीरुक्त**—न. ऋग्वेदांतील या नांवाचीं सूक्ते. हीं दहा असू  
पशुसंबंधीं प्रयाजयागामध्ये गोत्रपरत्वे यांचा विनियोग करतात  
[ वं. ]

**आप्तोस**—पु. (गो.) नारळाचा अंगसर, दूध. आपरस पहा  
**आप्तविणें**—सक्रि. बुडविणें. 'तेवीं अन्नन्न कुल आवघें  
आप्तविजे ॥'—ज्ञा १.२५६. [ सं. आप्त ]

**आप्नुत**—वि. भिजलेला; बुडलेला; सिंचिलेला. सामाश  
आनंदाप्लुत; शोकाप्लुत; स्नेहाप्लुत इ०

**आप्वन**—पु. (शाप) एक उत्कर्ष. हा वर्णहीन, अत्यंत बाष्प  
भावी व ज्वालाप्राही आहे. [ इं. युपिन ]

**आप्तर**—वि. (व) १ मोटा. 'काय आप्तरसर्प हा.' २ पाजी  
हलकट; अडदांड. 'ती घोडी फार आप्तर आहे.' [ सं. अप+म् ]

**आप्सुलाद**—वि. (गो.) स्वतंत्र वृत्तीचा; आपल्या मता  
वागणारा [ आप+सला ]

**आफड**—स्त्री. ( कु. ) शिवाशिव. भ्रष्टाकार. आपड, आपाड पहा. [ सं. आ+स्पृश् ]

**आफडणें**—अकि. शिवणें; ओंवेळें करणें; विटाळणें. 'आरती ये आफडू नको.'

**आफडू नयेशी**—वि. शिवू नयेशी; विटाळशी. [ आफडू नये अशी ]

**आफडी**—स्त्री. ( गो. ) विटाळशी स्त्री.

**आफत-आफती**—स्त्री. १ संकट; आपदा; गोंधळ; दुर्दैव; अडचण; क्लेश; अरिष्ट 'पादशाहीवर आफत पडली ऐसे झाले.' -चित्र गुप्त ३५. २ ( ल. ) दुष्काळ; अनाद्युष्टि. 'रयतेस आफतीच्या वेळीं धान्य आपून पुरविले.' -विक्षिप्त २.५३. ( कि० पडणें; येणें; गुदरणें ) ३ तोटा. [ अर. आफत; सं. आपत्ति ] ० **आस्मानी-आस्मानी**—स्त्री. दैवी आपत्ति ( अब्रण, अतिवृष्टि, टोळ्याड वगैरे ); दुष्काळ. 'मुलूक जागिरा आहेत त्यांत आफत-आस्मानी जाली.' -दिमरा १.१०५. ( याच्या उलट ) ० **सुलतानी**—स्त्री. सरकारकडून अगर खास राजाकडून घेणारें संकट.

**आफताब**—अफताब पहा.

**आफरी**—पु. १ अव्यवस्थित; बंडखोर. -शिवदिग्विजय १३८. २ नाखुप. -शिवदिग्विजय १५६ [ अर-इफ्राद् किंवा अफरीत-इत्य ]

**आफरीन**—पु. शाबासकी; स्तुति. आफरीन पहा. [ फा. आफरीन=स्तुति ]

**आफळणें**—उकि. १ आदळणें; खालीं आपटणें. 'नातरी उदकाचिये मूमिके। आफळलेनि कंदुके।' -ज्ञा १७. २८०. 'खेळत असतां सारीपाट। फांम मूसी आफळले।' -सुविराट ६. १६७. २ ( एखाद्या वस्तुवर ) जोरानें मारणें; टोळणें; ( काव्य ) प्रहार करणें. 'भुजदंड आफळी कोवायमान।' -ह ११. ४९. आफळणें पहा. [ सं. आ+स्फल् ]

**आफळणें**—शिवणें. आफडणें पहा.

**आफावणें**—कि. बोलवणें; आदरमत्कारानें आसंत्रण करणें. ( गो. ) आपोणें; आप्णें. 'ते वेळीं देवे आफा ओतु। भीमा दीन्हला सर्व मानु।' -शिष्ट ९२४; 'आगम आफाविले। मूर्त होती।' -ज्ञा १३. ८३०. [ सं. आप् ]

**ऑफिस**—न. ( अयुद्ध ) हापिस; हपीस; कचेरी; फड. [ इं. ]

**ऑफिसर**—पु ( अयुद्ध ) हापीसर; कामगार; अधिकारी; अंमलदार. हुद्ददार. [ इं. ]

**आफीण-न**—स्त्री. अफीण पहा.

**आफीयत**—स्त्री. वृत्त; गोष्ट. [ अर. अफाल=कृत्य ]

**आफू**—अफू, अफीण पहा.

**आफुडणें**—आफडणें पहा.

**आफतर**—वि. उजाड; बेचिराख; नष्ट. [ अर. अबतर ]

**आफतागीर**—अबदागीर पहा.

**आफताबा**—पु. पाणी ठेवण्याची प्रवासी झारी. [ फा. आफताबा=पाण्याचें भांडें ]

**आफ्रिडो**—पु. काबूल नदीपासून कोहाटपर्यंतच्या प्रांतांत राहणारे पठाण. [ फा. ]

**आफ्रीन**—स्त्री. स्तुति; प्रशंसा. 'बहुत खुश्वफ होऊन आपल्या तद्विरेस व जुतेस तहसीन व आफ्रीन फर्माविली.' -पया ४८२.

**०तहसीन**—स्त्री. स्तुति; अभिनंदन. 'निजामन्सुलूक यांनीं स्वहस्ते आफ्रीनतहसीनचा शुका मुम्हांस पाठविला.' -रा ६. ६२७. [ फा. आफ्रीन=भले; शाबास. अर. तहसीन=स्तुति ]

**आब**—पु. न. १ पाणी. २ ( ल. ) ( तोंडावरील ) पाणी; डौल; तेज; प्रतिष्ठा; अन्न. 'आब राखून सलूख करून निघावें.' -इम २८१. [ फा. आब=पाणी; सं. अप्; म. आप ] ३ इज्जत; योग्यता; महत्त्व. 'त्यांत त्यांचा ... बराच आब रहात जाईल.' -नि ३७८. ४ पत; ख्याति; लौकिक ( खरेपणा, सचोटी, विद्वत्ता, संपत्ति इ० विषयी ); वजन. 'नायकीस आब पडे असें कोणी नव्हतें.' -रा ३. ४१९. ५ ढबदार वतणूक; वचक बसण्यासारखे वतन किंवा ऐट ( मनुष्याची, धंद्याची किंवा व्यवहाराची ). ६ काळजी ( सामान-सुमानाची ); बोज. 'आपण पांचरुणाचा आब ठेवावा, पांचरुण आपला आब ठेवील.' ( कि० राखणें )

**आब**—पु. ( गो. ) मेलेला बाप. [ आबा ? ]

**आंब**—स्त्री. १ हरभऱ्याच्या झाडावर घाटा येण्यापूर्वी संध्याकाळच्या वेळीं हरभऱ्याच्या टाळ्यांवर फडकें पसरून जें अम्ल दवाबरोबर उत्पन्न होतें तें फडकें पिवून काढतात ती. ही पोटादुखी, मोडशी आणि पटकी यांवर वेतात. २ लांबट फळ येणाऱ्या आंब्याची एक जात. ३ आंबण्याचा धर्म, शक्ति ( ही शक्ति हवा आणि उष्णता यांत जात्याच असते ). 'थंडीच्या दिवसांत आंब कमी म्हणून दही फार आंबत नाही.' ४ आंबटपणा. ( गो. ) आंबटपदार्थ ( चिच इ० ); आंबोण; अम्लरस. 'जाणपणें न पिणति आंब।' -शिष्ट ८४. ५ ( गो. ) मासळी नसलेली कांद्याची आमटी; साधें आंबट बरण, सार. [ सं. अम्ल ] ० **ओर-पणें**—( गो. ) १ दळ, मगज, गीर काढून घेणें. २ ( ल. ) एखाद्या पदार्थातील सत्त्वांचा काढून घेणें; चांगले तेवढें घेणें. **आंब रंगांत घालणें**—( चांभारी ) बाभळीची साल व हिरवा यांचा रंग रापून थोडा हिणकस झाल्यानंतर त्यांत चाभडें ठेवणें.

**आबई**—स्त्री. एक झाड; अबई पहा. 'तो पुलींग परसैय्या। जेथ मुळ बांधलें आबईया।' -रू ७२.

**आबक, आबका**—अ मध्ये पहा.



**आंबकट**—वि. ( गो. ) आंबट; आंबटसर. ' आंबकट वास येता '

**आंबकटी-काटी**—स्त्री. आंब्याच्या कैऱ्यांच्या वाळविलेल्या फोडी; यांचा उपयोग चिंचेगवर्जी कालवणांत घालण्याकडे करतात; किंवा लागेल तेव्हां लोणचें करतात. आंबकटी पहा.

**आंबकार**—पु. दारू गाळणारा; कलाल. [ फा. आबकार=कलाल, मद्यपी ]

**आंबकारी**—स्त्री. १ दारू, अफू वगैरे मादक पदार्थांवरील जकात; कर. २ दारू वगैरे काढण्याचा धंदा; कलाली धंदा. ३ हा शब्द विशेषेकरून मादक पदार्थांच्या शाखांना लावतात. त्या शाखा मद्य काढणे, अफू तयार करणे, गांजा तयार करणे, आणि वोजा ( विअर दारू ) तयार करणे. ४ मादक पदार्थांसंबंधी खातें, उत्पन्न-वगैरे. ( इ. ) एक्सार्ईज. [ फा. ] -वि. मादक द्रव्यारांबंधी; आंब कारी खात्याच-विपर्यी.

**आंबखरा-खुरा**—अपकरा पहा. -वाडवावा २.१५४.

**आंबखाऊ, आंबघेण्या-णा**—वि. इज्जत, अन्न घेणारा; इज्जत खाऊ [ आंब+खाणे, घेणे ]

**आंबगार**—न. ( व. ) तूप. ' मातावर आंबगार वाढल्याशिवाय अन्न सुद्ध होत नाही. ' [ सं. अमिधार ]

**आंबघात**—पु. ( गो. ) अपघात. ( अप. )

**आंबटओला-चिंबट-ढाण-वणी-वेळ, आंबटा-ई-टाण, आंबटी-ट्या, आंबणे**—अं मध्ये पहा.

**आंबटणे**—उक्ति. ( कों. ) आंबणे ( ताक, कणिक इत्यादि ) आंबट होणे. [ आंबट ]

**आंबटाण**—स्त्री. ( गो. ) टरफले काढलेली चिच.

**आंबटाब**—आबताब पहा.

**आंबडणी**—स्त्री. नांगरणी. [ आंबडणे ]

**आंबडणे**—उक्ति. ( कों. ) १ झटून, सपादन काम करणे. २ ( माणसाळण्यासाठी ) जनावरास वडवणे. ३ ( कु. ) ( गुरे गांवाबाहेर नेण्यासाठी किंवा गावांत आणण्यासाठी ) एके ठिकाणी जमा करणे.

**आंबडधाबड**—वि. वेडोल; भोपळमुती. आंबडधोबड पहा.

**आंबण**—स्त्री. एक जंगली झाड; आमण; याच्या पानास आंबट वास येतो.

**आयताब**—पुस्ती. तेज; प्रतिष्ठा; अन्न; छाप ( अधिकार, विद्वत्ता किंवा संपत्ति यांमुळे लोकांवर पडलेली ). ' पुढेहि आमची आब-ताब रक्षण करणार स्वामी समर्थ आहेत. ' -दिमरा २.१८३. [ फा. आबताब्=तेज ]

**आंबतें**—न. ( कों. ) १ आंबण्यासाठी टेंवलेली कणिक इ० पदार्थ. २ अशा रीतीने आंबलेली कणीक, पीठ. [ आंबणे ]

**आबदा**—आपदा पहा. ' पुर्वी पाण्याची आबदा चहुंकडे । तलाव कोरडे । ' -गापो ३९.

**आबदागिरी-गार**—अमध्ये पहा.

**आबदाब**—आबताब पहा. ( कि० राखणे; संभाळणे; सोडणे; गमावणे; उडवणे ). **आवादाबान**—क्रि. इन्नत आणि लौकिक यांच्या जोरावर; मान्यतेने; लौकिकाने; अन्नने.

**आबदार**—क्रि. ( माण. ) अळाद; हयूच. **उच्चलणे-धरणे**—हलक्या हाताने, अलगत उचलणे, धरणे.

**आबधाकणे**—अपधाकणे पहा.

**आबनूस**—पु एक झाड; टेंभुर्गा. टेंभुर्गीच्या आंताळ काळा नार. ( इ. ) एवनी. [ फा. ]

**आंबर**—अंबर पहा.

**आबरू-चा-दार**—अन्न पहा.

**आंबला**—पु ( गो. ) कर्णलोक; झूल अमला पहा.

**आंबली-आमली**—स्त्री. ( गो ) १ चिंचेचे झाड व चिच. [ सं. अम्ल. हिं. इमली ] २ आंब्याचें लहान झाड. ३ ( कु. ) खारांतील कैरी [ सं आन्न; म. आंबा ]

**आंबले, आंबवण, आंबवणी, आंबविणे, आंबवारंग, आंबघाण-साण-सुका, आंबगूल**—अं मध्ये पहा

**आबहवा**—स्त्री. ( हिं. ) ( काशी ) हवापाणी. ' ठिकाणही मातबर नाही; परंतु आबहवा मात्र काहीशी बरी. ' -रा १.११५. [ फा. आब्=पाणी+उदुं. हवा ]

**आबळ, आबळा**—स्त्री. आबाळ, हयगय; हेळसांड; हल-गर्जीपणा; दुर्लक्ष्य; उपेक्षा. ' ज्याची सारखी आबळा चालली आहे ' -नि १०६९. ( कि० होणे; करणे. ) आबाळ पहा. [ सं. अ+पल; अ+म. बाळगणे ]

**आबळागोबळा**—वि. सवेत्र दिशांस व्यापून असणारा. ' असो चहुं देहावेगळा । जन्मकर्मासी निराळा । सकळ आबाळ गोबळा । सबाह्य तूं । ' -दा ५ ६. ५६. २ -क्रि. एकर. [ सं. आ+बलय+गो ( दिशा ) +बलय ]

**आबा**—अबा पहा.

**आंबा-आंबडा-डी**—अंमध्ये पहा.

**आंबाक**—न. ( गो. ) रोगण; हबक. [ इं. हबक ]

**आबाद**—वि. १ समृद्ध; संपन्न; साधनसामग्रीयुक्त; भरभराट-लेले ( शहर, देश, वस्ती, लागवड ). ' दिल्लीहून सरंजाम आणवून सारें लख्खर आबाद करावें. ' -भाव १११. २ सुरक्षित; स्वस्थ ( प्रांत ) ' आपला जागा आबाद ठेवितो. ' -दिमरा २.१५७. ३ सुखासमाधानाने सारा घेणारा ( प्रदेश ). -स्त्री. १ समृद्धि; भरभराट; स्वास्थ्य. ' ह्याप्रमाणे हे योद्धे जिंकलेल्या लोकांनी

आबादीत आणलेल्या प्रांतांचे एकदम जमीनदार व मुभे वनले. '—इंम् २६. २ एखाद्या भरभराटलेल्या शहराच्या किंवा एखाद्या मनुष्याने वसविलेल्या शहराच्या नांवाच्या शेवटी लावतात. जसे—मुर्शिदाबाद, औरंगाबाद, हैदराबाद इ० [ फा. आबाद् ]

**आबादान**—वि. सुरक्षित. आबाद पहा. 'वरकड विषय चोरांनी नेला, पेटी मात्र आबादान राहिली.' 'वरकडही जिजस सदी न लागे असे आबादान ठेवावे.'—मराआ ३५. २ समृद्ध; संपन्न; भरभराटलेले ( शहर, लष्कर इ० ) 'संजामही येऊन पोहोचेल; लष्कर आबादान झाल्यावरी पुन्हा गिल्ल्यांचे पारिपत्य करू'—आब १११. [ फा. आबादान ]

**आबादानी, आबादी**—स्त्री. १ ( दाट वस्ती, लागवड, पिकाऊ जमीन इत्यादींनी युक्त असा ) मुखाचा अंमल, राज्य. 'आबादी जाणिया हा प्रांत कोडीचा आहे'—इम् २६७ २ शांतता संपन्नता; निपुलता ( देश, प्रांत, वर्गरेची ) 'रयतेची आबादानी होण्यास व रयतेस तगाई देण्यांत आर्षी बहुत यत्न करावा.'—एस्कुले ५०. ३ जमीन महमूल. 'आठ वर्षांत आबादी ९१६६॥ वाढली.'—विक्षिप्त २.५३. ४ लावणी: पीक. [ फा. ]

**आबादाबांत**—क्रि. १ लोकिकाच्या, अन्नव्या जोरावर; आपल्या वजनाने. 'फजीती होण्यापेक्षा आबादाबांत वेळ मारून न्यावी हे चांगले.'—सुयोदय २२८. २ ( ल. ) चोरून मारून; लपून छपून. 'प्रथम हे सवे आबादाबांत चालत होते.'—हाच कां धर्मे २७. [ आब + दाब ]

**आबादीआबाद्**—स्त्री. अतिशय भरभराट; जिकडतिकडे समृद्धि, शांतता. [ फा. ]

**आबाधा**—स्त्री. अवाधा (गणित): त्रिकोणाच्या शिरोविंदूपामून पायावर काढलेला लंब पायाला ( किंवा वाढविलेल्या पायाला ) ज्या विंदूत मिळाला असेल त्या विंदूपर्यंत पायाच्या दोन्ही टोकांपामून जी अंतर त्यांस आबाधा म्हणतात—महमा २०. अवधा पहा. [ सं. अवधा ]

**आबाध-अज्दाद**—पुअव. वाप-आजे; वापजाद; पूर्वज. 'अज कदीमुल अय्याम व आबाध अज्दाद मोक असे'—वाड-सनदा १४०. [ अर. आबा+अज्दाद ]

**आंबारणे**—अक्रि. ( ना. ) पक्क होऊं लागणे.

**आबालवृद्ध**—क्रि. लहानांपामून थोरांपर्यंत; सर्व; सर्व लोक; जनता. [ सं. आ+बाल+वृद्ध ]

**आबालसुबोध**—वि लहान मुलापामून तों जाणत्यापर्यंत सहज कळणारा. 'तेणें आबालसुबोधें। बोवीयेचनि प्रबंधें।'—ज्ञा १८.१७४२. [ सं. आ+बाल+सुबोध ]

**आबालार**—वि. ( गो. ) कासावीम. [ पांठु. आबलर ]

**आबाव**—अबाव पहा.

**आवाशाई, आबाशाई**—अबाशाई पहा.

**आबाळ-ळी**—स्त्री. १ हेळसांड; हयगय; निंगचा अभाव. आबळ पहा. 'हा घोडा खाण्यापिण्याचे आबाळीमुळें खंगला, एरळी चांगला आहे. २ अन्नवस्त्रादि पदार्थांच्या अभावमूलक विपत्ति; आपत्काळ. ३ फजीती; दुर्दशा; हाल. 'करील आबाळी। माझ्या दांताची कसाळी ॥'—तुगा ५७७. [ अ+बाळणें; सं. अ+पाल; का. बाळ=गुखात रहाणें; सि. अबाळी=मित्रहीन ] **आबाळणे**—क्रि. हयगय करून, दुर्लक्ष्य करून वागविणें; हेळसांड करणें.

**आबाळ्या**—वि. निवेल; अशक्त. [ अ+बळ ]

**आंबिका, आंबी, आंबीण, आंधील, आंबूर, आंबूस, आंबेकरी, आंबेमोहर, आंबेहळद, आंबीण, आंबाशा, आंबोळी**—अं मध्ये पहा.

**आयुखा**—पु हातानें मारलेला पाण्याचा हपका; आबका; आपका; अपका; अबका. अपका पहा. ( कि० टाकणें; मारणें ). [ ध्व. सं. अप=पाणी ]

**आयुट**—पु. मेघ; ढग. 'ना तें ओळले आयुट। मकरदांचें।'—रिग्यु ६१६. [ सं. अन्न+ट प्रत्यय ]

**आंबुला-आंबुली, आंबेली**—अं मध्ये पहा.

**आंबुले**—पुअव. झूळ; आंबले; आमले; अमला पहा. 'कुमारांचे आंबुले, कडदोरी। मजपाशीं आंगिजे'—खिपु ११९; ३९. [ सं. आम किंवा आमलक ]

**आंबुलेपण**—न. नवरेपण, अंबुलेपण पहा. 'निंदलेनि धत्रारें। जे विये चराचरें। जिंयेचा विसांवलाबुरें आंबुलेपणहि।'—अम्य १, ३७; [ अंबुला=नवरा ]

**आंबू**—पु. एखाद्या माणसाचें टेंवलेलें नांव; अबा; अबू. संस्कृत नाटकांत हा शब्द वोलण्याच्या भाषेत येतो, तसा मराठीतही येतो. —भाअ १८३२. [ राजवाडे ] जयें—आबूराव असें प्रख्यात बाबुजी नाईक बारासतीकर यांच्या भावास म्हणतात.

**आंबेजाबे-जुबे**—अंबदंबे पहा.

**आंबेवार**—अंबा मध्ये पहा.

**आंबेल**—स्त्री. ( गु. ) दिवसांतून फक्त एक वेळ शिजविलेले अन्न खाण्याची जैन लोकांनी घेतलेली शपथ व्रत.

**आंबेळ**—पु. अर्धा आणा किंवा रुपया. ( वेळ, दुबळ आणि निवळ या शब्दांबरोबर वापरतात ).

**आंबेळ**—स्त्री. अंबेळ; एका जातीची केळ. **आंबेळें**—न. आंबेळीचे फळ; केळे.

**आंबोनी**—अं मध्ये पहा.

**आबोल-ली**—स्त्री. १ पिबळी कोरांटी. २ अबई. 'उन्हाळ्या-मध्ये आबोलीच्या शेगा तटतट फुटून उडतात.'—मराठी ६ वें पुस्तक ( १८७५ ) २०३.

**आबोलें**—न. १ पिबळ्या कोरांटीचें फूल. २ अवईचें फूल.

**आंबोसा**—अं मध्ये पहा.

**आब्रजाडणें**—क्रि. (गो.) लाथानीं बडविणें; मारून जेरीस आपणें. [आब+झाडणें ?]

**आब्रवस**—अब्रवस पहा.

**आब्रह**—क्रिवि. ब्रह्मलोकापर्यंत. 'तेवीं आब्रह कुळ आवचें। आळविजे ॥'—ज्ञा १.२.५६.

**आब्रह्मस्तंभपर्यंत**—क्रिवि. ब्रह्मलोकापासून पृथ्वीपर्यंत (त्यांत निरनिराळें १४ लोक-भुवनें येतात). 'आब्रह्मस्तंभपर्यंत । नाना योनि विकारवंत ।'—एमा २२.६१९.

**आब्रू-चा-दार**—अ मध्ये पहा.

**आभ**—न. (कों.) १ आकाश; आभाळ. २ ढग; अभ्र; आभाळ येणें. ३ प्रतिविब—आगमसार पंचिका १.२.३४. (हंको) [सं. अभ्र]

**आभंड, आभांड, आभय, आभर**—अ मध्ये पहा.

**आभरण**—न. १ दागिना; अलंकार; रत्न; जवाहीर. 'मुक्ता-फळेंसीं आभरणें । सौभाग्यद्वये कंठाभरणें ।'—एस्त्व ६ ८७. २ शोभा; शृंगार; मंडन; विभूषण. [सं.]

**आभरणें**—क्रि. १ नटणें; शृंगार करणें; अंगावर दागिने घालणें; मंडित करणें. २ तुष्ट होणें. 'आत्मारामीं मन भरलें । स्वात्ममुखें मग आभरलें ।'—आभ ४८. [सं. आ+भृ-भर]

**आभलाख**—(गो.) अभिलाष पहा.

**आभा**—स्त्री. तेज; कांति; प्रभा; प्रकाश; चकाकी. सामा-शब्द—अंजनाभ, सुवर्णाभ. [सं. आ+भा=प्रकाशणें]

**आभाइणें**—अक्रि. बोलणें; भाषण करणें. 'तंव वेदमीं आभा-इली । सावासिनीतें ।—शिशु १९० [सं. आ+भाप्=आभाख-क-आभाकि-आभाइ ]

**आभार**—पु. १ उपकाराची जाणीव; कृतज्ञता; उपकाराचें ओझे मानणें. २ भार, ओझे. 'जळचर जळाचा आभार धरी ।'—ज्ञा ११.७९. ३ (ल.) जबाबदारी; भार; भीड. 'प्रसव होवोनि म्हणे शंकर । वन शाप न टळे दुर्धर । परि तुझे तपाचा आभार । जाहला मज ॥'—कथा १.१२.१५७. [सं. आ+भृ-भार]

**आभरित**—वि. (गेल्या शतकांतली प्रयोग) आभारी; अत्यंत ऋणी असलेला; उपकारबद्ध; ऋणी. **आभरणें**—कृतज्ञता, उपकार व्यक्त करणें. (इं.) थेंक ला प्रतिशब्द. **आभारलेपण**—न. ऋणी असलेली स्थिति; उपकारबध्दता. 'सर्वेश्वर आभारलेपणें ।'—विपू ५.२४.

**आभारणें**—अक्रि. १ आभारी असणें; उपकाराच्या ओझ्यानें दडणें. 'तेणें उपकारें काय आभारैला । वणीं तयातें ।'—ज्ञा २.३७.—मक्रि. २ नटविणें; आभरण घालणें. 'तेव्हां आभारूनीयां अति नवल । सभा यापरी सिध्द केली ।'—कृष्णकौतुक २.२६ (महाराष्ट्र कवि क्रमांक १७) ३ उपकार करणें.

**आभारी**—वि. ज्याच्यावर उपकाराचें ओझे वाहे असा; कृतज्ञ; ऋणी. (इं.) थेंककुल ला प्रतिशब्द.

**आभाव**—पु. उणीव. अभाव पहा. [सं.]

**आभाव**—पु. (कों.) १ तर्क; अटकळ. २ अंदेशा; शंका. अभाव पहा. 'ज्यास अंक मोडायाराचक टाऊक नाहींत त्यास हिशे-बाचें काम म्हटलें म्हणजे मोठा आभाव वाटतो.' [सं. आ+भृ-भाव]

**आभावणी**—अभावणी पहा.

**आभास**—पु. १ भास. २ सादृश्य; सारखेपणा; प्रतिकृति; प्रति-विब. 'कां परता केलिया आरिसा । लोपु जाला तथा आभासा ।'—ज्ञा १५.३७८. 'साकार साभास आभास । चौथें जाणिजे निरा-भास । याहूनि पर तूं परात्पर हंस । तृणावर्त प्राणहणणा ।'—ह २०.१४५. ३ कल्पना; अंदाज; अटकळ; विचार; ग्रह; समजुत; थोडा विश्वास; थोडा खरपणा वाटणें. 'सांडिजे दुजया नामाचा आभासु ।'—ज्ञा ६.८०. ४ (तर्क.) प्रमाणसादृश्य; बरोबर वाट-णारें पण चुकीचें मत, मुद्दा; चुकीची विचारसरणी. उत्तराभास; रसा-भास; हेत्वाभास; भावाभास; पक्षाभास पहा. इतर कांहीं सामाशब्द. करुणाभास; क्रोधाभास; स्नेहाभास इ०. [सं. आ+भास्=प्रकाशणें]

**आंभासणें**—अक्रि. भाषणें; प्रतिविवित होणें. 'आभासोनि आविष्करें । देहपुणें जें ।'—ज्ञा १८.३२४. 'मिथ्याचि आभासे । निरंतर पाहातां ।'—दा ६.८.३४.

**आभासन**—न. भास; आभास. 'दृश्य मृगजळ आभासन ।'—परमा ५.३३. [सं. आ+भास्]

**आभाळ**—न. आकाश; ढग. अभाळ पहा. 'जैशी आभाळाची धुंथी ।'—ज्ञा ६.२५१;—एमा १०.५१८.

**आभाळी**—स्त्री. मेघपंक्ति. —शर. [सं. अश्रावळी]

**आभिचारिक, आभिमुख, आभिशाप**—अ मध्ये पहा.

**आभीर**—पु. १ गुराखी; गवळी, अहीर; गवळी जात. अहीर पहा. 'हा आभीर गभीर भूपति असा सोडीच ना ते मिठी ।'—आंकं ९. तालेमीच्या भूगोलामध्ये आभीर हें नांव सिधु नदाच्या मुखाजवळील प्रदेशांत रहाणाऱ्या एका जातीचें म्हणून दिल्लें आहें. ही जात ब्राह्मण पुरुष व अंबष्ठ स्त्री यांपासून झालेली मान-तात. २ एक प्राचीन राष्ट्र. —ज्ञाको (आ) १९३ पहा. [सं.]

**आभु**—पु. ब्रह्म. 'तुच्छयेनाम्ब्विहितं यदासीत् ।'—ऋग् १०.१२९.३. 'आभु (ब्रह्म) व त्याला आच्छादणारी माया (तुच्छ) हीं दोन्हीं पहिल्यापासूनच आहेत.'—गीर २५३. [सं. आभु=व्यापणारें]

**आभुझ (वक्षःस्थळ)**—न. (नृत्य) नृत्यास उभे असतां शरीराचा तोल थोडा मागें गेला असतां खांदे किंचित पुढें येतात, पाठ वर येत व ऊर आंत जातो, ती स्थिति. गोंधळलेली किंवा विषादयुक्त मनःस्थिति दाखविणें झाल्यास हा अभिनय करणें.

**आभेळ**—न. (कों.) आभाळ; दग; आकाश. [अभाळ पहा.]

**आभोग**—पु. (संगीत) १ चिजेचा शेवटचा भाग; रागाच्या स्वरांची परिपूर्णता यांत होते. याला दोन तुक (भाग) असतात, परंतु अस्ताई व अंत्रा यांनां प्रत्येकीं एकच तुक असतो. २ (कुबडी-चेंडू खेळ) सुमारे पंचवीस हात चौफेर प्रदेश. —कुबडीचेंडू २२. [सं. आ+भुज्-भोग]

**आभ्यंतर**—वि. आंतीळ; अंतर्गत. अभ्यंतर पहा. ० **प्रयत्न**—पु. (संगीत) गातांना प्रत्यक्ष शब्दोच्चार किंवा स्वरोच्चारण (बाह्य प्रयत्न) करावयाच्या अगोदर गर्बई कंठ अगर कुपफुसें फुगवून साफ करतो ती क्रिया; आभ्यंतरप्रयत्नाचे चार भाग आहेत—सृष्ट, ईषत्सृष्ट, विवृत, संवृत. बाह्यप्रयत्नाचे ११ प्रकार आहेत—विवार, संवार, खास, नाद, घोष, अघोष, अल्पप्राण, महाप्राण, उदात्त, अनुदात्त, स्वरित. [सं. आ+अभि+अंतर]

**आम**—वि. १ अर्थकृच्छे; अर्थवट शिजलेले. (उ० आम्रात्र) २ कृच्छे; हिरवे; न पिकलेले. [सं.] —पु. १ आंव; आमांश; खाल्लें अन्न चांगले पचन न झाल्यामुळे क्रमाने थोडा थोडा सांठ जाणारा जो अन्नरस त्याला आम असे म्हणतात. हा मस्तक व सर्व शरीर यांमध्ये पीडा उत्पन्न करतो. २ (शाप.) अर्थपक अन्न; आमरस. (इं.) चाईम.

**आम**—आंवा. [सं. आम्र]

**आम**—वि. सावैजिक, सामान्य; सरसकट. 'हा आमरस्ता नाही.' दीवान इ. आम; जल्सा इ. आम, इ० [अ. आम=सामान्य] ० **खास**—किवि. सरांस. 'सर्दईप्रमाणे धारण छ २५ रजवीं आमखास वाजारांत जाली.' —रा ७.१४७. —पु. दरवार; लोकसभेचा दिवाणखाना. 'तेमेच आमखासमध्ये कुलवजीर मुस्तेद करून उभे केले'—समासद ३८. [अ. आम+उई खास=सामान्य] ० **दार**—पु. (अर्वाचीन) प्रांतिक कायदेमंडळाचा सभासद; एम. एल. सी.; वरिष्ठ कायदेमंडळाच्या सभासदाला खासदार म्हणतात.

**आमकाठी**—आंबकाठी पहा.

**आमगुळ**—वि. आंबट-गोड; आंबूस; मयुराम्ल. [सं. अम्ल+गुड]

**आमचा-ची-चें**—आम्ही या सर्वनामाचें षष्ठीचें रूप.

**आमचेपणा**—पु. आपलेपणा. 'त्यांत आमचेपणा नाही' टिब्या.

**आमच्याइथें, आमच्याइथलीं माणसें, आमच्या-घरांत**—नवऱ्याबद्दल (नांव घ्यावयाचें नसें म्हणून) बहुमानानें असा वाकप्रचार योजितात. 'आमच्या इथें रात्रंदिवस काळजी लागली आहे.'—मोर १४. 'आमच्या घरांत देखील स्वभाव असाच पैशाचा लोभी.'—विवि ८.२.९. 'अभिमानानें मिरवावया-सारखी आमच्या इथली माणसें होण्याइतकें पाणी स्वाध्यांच्या अवळ नव्हतें!'—गुपचूप (रसिकरंजनमाला)

**आमटी**—अंबटी पहा.

**आमटुक**—किवि(व.) अंदाजानें 'ज्वारी कसास मांजतोस, आमटुकच दे म्हणजे झालें.' [सं. अ+मत्-मंतु]

**आमडी**—अंबाडी पहा. 'कुणास न मिळे भाजी कुणि राजी करडी मिळो आमडी जुनी।'—राला १०८.

**आमण**—न. (कों.) चाकांत वाटोळें लोखंडाचें पंचपात्रे टोकतात तें; आवण. यांत आंस फिरतो; [सं. अक्ष-आंस+वत्-वण ?]

**आमण**—स्त्री. (कों.) एक जंगली वृक्ष; आंबण.

**आमंत्रण**—न. १ निमंत्रण; बोलावणें; पाचारण; आंबतण; आब्हान. (क्रि० करणें; देणें) २ आमंत्रणाला निघालेली मंडळी. [सं. आ+मन्त्र्] ० **पत्रिका**—स्त्री. बोलावणें करण्याचें पत्र; कुंकुम-पत्रिका; लमचित्री इ०

**आमंत्रणें**—उक्ति (काव्य) १ बोलावणें. २ आमंत्रण देणें; आंबतणें.

**आमंत्रण गा**—वि. १ (जेवावयास) बोलावणें करणारा नोकर; बोलावणेंकरी. २ आमंत्रणमा जाणारा; अक्षत घेऊन जाणारा (यजमान, आप्त वंगरं.).

**आमंत्रित**—वि. ज्याला आमंत्रण, बोलावणें केलें आहे असा; निमंत्रित.

**आमद्**—स्त्री. उत्पन्न; आवक. 'दौलत आत्रे तेंथें आमदही आहे व खिसाराही आहे.'—रा १०.१६६. 'पैशाची आमद राहणार गाहीं.'—ख ७.३५७५. [फा. आमद्]

**आमदन**—न. येणें; आगमन. 'आं अमारत्पन्हाचें आमदन या जिल्हास जल्दीन होय तें करावें.'—पया ३१४. [फा. आमदन]

**आमदनी, आमदानी**—अमद(दा)नी पहा.

**आमद्रफ्त, आमद्रफती**—स्त्री. १ ये जा; रहदारी; दळणवळण. 'हजारों मनुष्यांची आमद्रफत, त्यांत असा चोरून जो येणार तो कोणे स्वरूपानें व कथा यतो हें कसावरून समजावें'—रा ७.१३५. २ व्यापारी मालाची ने आण व व्यावरील जकात 'सुखरूप आमद्रफत होऊं देत नाहीत.'—रा ३.८८. 'मागीं येतां जातां आमद्रफतीचा उपसर्ग न लावणें'—रा १५.२३०. ३ रहदारीची परवानगी, मुभा, मोकळीक. 'तो किश्र घेतला म्हणजे दर्यातून जहाजें येण्यास आमद्रफती जाली'—ख ८.४३५४. [फा. आमद्=येणें+रफ्त=जाणें]

**आमना**—स्त्री. (व.) १ कामना; इच्छा; मनीषा; हेतु. 'त्या बाबतींत तुमची काय आमना आहे.' २ अंदाज; तर्क. [सं. आ+मन्]

**आमनासामना, आमनेसामने**—पुवि. (हिं.) समोरासमोर; तोंडास तोंड देऊन (शालेल्या गोष्टी, भांडण); समक्ष. [सामना द्वि.; सिं. आमो+साम्दो]

**आमनेर**—स्त्री. ( व ) ज्वारीची एक जात. वऱ्हाडांतील आमनेर या गांवावरून नांव पडलें असावे.

**आमपाचन**—वि. हगवण; आंव वंगैरे नाहीसं करणारे, ( औषध ); आमांशावर उतारा. —न. हगवण, अमांश या विकारापासून होणारी मुक्तता. [ सं. आम+पच् ]

**आमय**—पु. रोग; व्याधि; दुखणें; आजार; विकृति. [ सं. ]

**आमरण, आमरणांत**—क्रि. मृत्यु येईपर्यंत; मरेपर्यंत [ सं. आ+मरण+अन्त ]

**आमरवेल**—अमरवेल पहा.

**आमरस**—पु. पिकलेल्या आंब्याचा पिठून काढलेला रस; आंबरस. [ सं. आम्र+रस ]

**आमराई**—स्त्री. आंब्यांच्या झाडांची बाग, वन; अंबराई [ सं. आम्र+राजी ]

**आमल**—पु. कैफ; अमल पहा. ' रुक्या दोरुक्याचा आमल सेऊनि । '—दावि ४५२.

**आमलक**—पु. आंबळ्याचे झाड व फळ. ' तुरट वाटे आमलक परि पुढें गोडी दिसे अधिक । ' [ सं. ]—की—स्त्री. १ आंबळी; आंबळ्याचें झाड. २ आंबळकाठी. [ सं. ] **आमलक्यादि चूर्ण**—न. आंबळकाठी, चित्रकमूळ, हिरण्डेदळ, पिपळी व सैधव यांचें चूर्ण. हें सर्व ज्वरांचा नाश करते. हें भेदक, रुचिकर, कफनाशक, अग्निदीपक व पाचक आहे.—योगर १.६६९.

**आमला**—पु. कारकून, अमलदार. अमला पहा.

**आमली**—स्त्री. ( भिळ. ) इम्ली; चिच. ( अव. ) आमल्या. [ सं. अम्लिका; हि. इम्ली ]

**आमली**—स्त्री. ( गो. ) केरी; आंबली. [ सं. आम्र+ल=लघुत्व-प्रत्यय ]

**आमलेखामले**—पु. अव ( बायकी ) मंगळागौरीच्या पूजेसाठीं देवीच्या चार बाजूस कणकीचे चार खांब बसवितात ते. [ सं. स्तंभ—खांब—खांबले द्वि. ]

**आमवात—वायु**—पु. संधिवात; एकदम कुपित झालेले आम व वात हे दोष माकडहाड व सांधे यांमध्ये शिरून सर्वांग ताटवितात तो विकार. लक्षणें—आंग मोडून येणें, अरुचि, तहान, आळस, जडपणा, अन्नपचन न होणें, हातपाय वगैरे अवयवांना सूज येणें वगैरे.—योर २१. २३.

**आमविकार—विकृति**—पुस्त्री. आमांशापासून होणारा रोग; आंतज्यासंबंधी होणारा रोग. [ सं. ]

**आमशूल**—पु. आमांशाच्या संचयासुळें जो पोटशूल जडतो तो; वातजन्य पोटदुखी.

**आमसाण—सूल—सोल**—अमसूल पहा.

**आमा**—पु. स्तन, अमा पहा. ' हे तात काय जेथें न बहु मता दे सुखांत आमा जी । '—मोक्षी ४.४९ इतर अर्थी अमा पहा.

**आमाक**—क्रि. ( व. ) अंमळ; घटकाभर; थोडावेळपर्यंत. [ व. अन्नसु; सं. अम=थोडें, लवकर ]

**आमाडा—डो**—पु. ( कु. ) केसांचा आंबाडा. अंबाडा पहा.

**आमातिसार**—पु. आंव हगवण; अतिसार; संप्रहणी. [ सं. आम+अतिसार ]

**आमात्य**—अमात्य पहा:

**आमानी**—अमानी पहा.

**आमान्न**—न. कोरान्न; शिवा; कर्चें अन्न; विन शिजविलेले ब्राह्मणांना वगैरे देतात ते. ' ब्राह्मणांस मंगल्पपूर्वक दक्षिणेशहित आमान्न देतात. ' [ सं. आम=कर्चें+अन्न; गो. आमान्य ]

**आमाभामर**—वि ( गो ) जीव कीं प्राण अशी; अत्यंत प्रिय ( वस्तु ).

**आमाला**—वि. चोहोंकडून मारा करणारा. ' दाटदळेआं देवांचा आमाला । दांपितेआं देवांचा जगदळा । '—शिषु १५५. [ सं. आ=आसमंतात्+मारक—प्रा. आमालअ=आमाला=चारी बाजूचा मारा ? ]

**आमांश**—पु. १ अपक अन्नाचा अंश; आंतड्यांत अगर पोटांत पचन न होऊन राहिलेले अन्न. २ त्यामुळे आंतड्यासंबंधी झालेले विकार, हगवण, आंव इ. [ सं. आम=अपक—पचन न झालेला+अंश ]

**आमाशय**—पु. ज्यांत आम सांचतो तो पोटांतील भाग; पकाशय. कोठा; पोट [ सं. आम+आशय ]

**आमाशिक—सिक**—वि. ( ना. ) अंमळसा; जरा; थोडा; अमासा पहा.

**आमासा**—अमासा पहा.

**आमिष**—न. १ मांस; भक्ष्य. २ प्रलोभन; लालूच; लांच; वधीस; मन्थाचें बोट. ' ज्यासि भुकेलियां आमिषा । '—ज्ञा ३.२४६. ३ माशास पकडण्याकरितां गळास लावलेली उंडी वगैरे खाद्य पदार्थ. ' जैसा गर्ळीं मीतु आमिषें । मुलविजे गा । '—ज्ञा ३.२१३. —एभा ३.७९८. ४ ( ल. ) बुद्धिबळाच्या खेळांत प्रतिपक्षावर आपल्या मोहत्यांचा मारा जोरानें चालवा म्हणून फुकट दिलेले मोहरे किंवा प्यादे. ( इ. ) गॅवट ५ ( ल. ) मोहक पदार्थ.—स्त्री. धन, इ०. [ सं. ]

**आमिक्षा**—स्त्री. ( वै. ) कढत दुधांत दही घालून होणारा पदार्थ. [ सं. ]

**आमीं**—क्रि. ( भिळी ) आतां. ' आमीं ईं वोठों पाठकेया-विगर मान सुटकोज नाहां । ' [ ? ]

**आमींभ**—पु. ( गो. ) मित्र; दोस्त. [ पोट्टें. आमींभु ]

**आमीन**—उद्गा. ( हिं. ) तथास्तु. [ अर. आमीन; इ. आमेन ]

**आमील**—अमीन पहा.

**आमुडणें**—उक्ति. (गो.) हांकळणें; हांकून लावणें. 'त्या कावळ्यांक आमुड.' [सं. आ+मुड]

**आमुनें**—सना. (काव्य) आम्हांस; आम्हांला; आम्हांकारणें 'आमुनें जितिले फुडे। नेणों केवी।'—शिशु ७२९. [सं. अस्मत्]

**आमुला**—वि. संतांतरहित; स्वतःचें सुलबाळ नाही असा. 'ते आमुला हे आमुली। ययां संगति नाही देखली। परि सकळ कुळवाडी जथिली। ययांचि दोघी।'—स्वादि १२.२.२२. [अ+मूल]

**आमुष्मिक**—वि. दुसऱ्या जगांतील; पारलौकिक. [सं. अ+सूची षठी; अमुष्य यापासून आमुष्मिक]

**आमूलचूड**—क्रि. वि. मूलापासून शेवटपर्यंत; आरंभापासून अखेरपर्यंत. [सं. आ+मूल+चूड]

**आमेज**—पु. भेसळ; मिथग. अमेज पहा. 'मुंबईची भाषा शुद्ध मराठी नव्हे; कांहीं आंत गुजराथी भाषेचा आमेज आहे.' [फा.]

**आमेट**—स्त्री. (गो.) (खळांत) तहकुची.

**आमेद**—स्त्री. (व.) १ आमदानी; उत्पन्न; आमद. अमदानी पहा.

**आमेन**—उद्गा (स्त्रि.) तथास्तु; आमीन पहा. 'पाद्रीसाहेब जे जे सांगतील त्यास आमेन या एक्या पदानेच उत्तर करावयाचें हीच कां धर्मनिष्ठा.'—नि ८७६. 'तेव्हां सर्व लोकांनी आमेन म्हणावें.'—अनु २७.१५.—वि. १ स्थिर.—प्रक ३.१४. २ सत्य; वायबलमध्ये ख्रिस्ताच्या प्रवचनांत या शब्दाचें भाषांतर सत्य, सत्य (व्हेरिली, व्हेरिली) असें केले आहे—पु. १ येथुं ख्रिस्ताचें एक तांव. २ संसति, समाप्ति दर्शक शब्द.—गण ५.२२.—नेह ५.१३.—स्तोत्रं १०६. ४८. [हिब्र. प्री. लॅ. ई. आमेन; अर. आमीन]

**आमोट**—सना. (गोंड.) आम्ही.

**आमोण**—अंबोण पहा.

**आमोद**—पु. १ सुगंध; सुवास. 'कृष्णमुखकमळ मुंदर। जननयन तेचि भ्रमर। तेथेचि गुंतले साचार। कृष्णआमोद रसभावें।'—एरुख ६.१८. २ आनंद; सुख. [सं.]

**आमोदित**—वि. १ सुगंधित; सुवासिक. २ सुखी; आनंदी. [सं.]

**आमोरी**—स्त्री. (गो.) (ख्रिस्ती लोकांत) दिवे लावण्याची वेळ; तिन्हीसांज. 'आतां आमोरी जाली, चल तूं घरा.' [पोतुं. ऑव्हि मेरिया किंवा मारीय हे तिन्हीसांजां म्हणावयाचे स्तोत्र]

**आमोला**—चोहोंकडून मारा. आमाला पहा. 'आमोलेयांचे आं वळभीडा। पुरतां हातियेरुं केवा तेहवडा।'—शिशु ८८०. 'आमोले उसासितांती रणीं। क्यारे वेन्ही।'—शिशु १०४६.—**लेपण**—न. मारण्याची बुद्धी; शौर्य. 'भीडला समरंगणीं आमोले पणें।'—शिशु १०७९.

शको. १. ३४

**आम्ना**—स्त्री. (व.) इच्छा; आमना पहा. 'आतां लोकांची कापूस विकावयाची आम्ना आहे.' [सं. आ+मन्]

**आम्नाय**—पु. वेद; धृति. 'सुकृत कीजे पुसतां। आम्नायातें।'—ह्या १८.२४३. 'तुजसम आम्नाय बोल्ला नाही।'—मोआदि १.३. [सं.]

**आम्न**—पु. आंब्याचे झाड, फळ; आंबा. [सं.] ० **पल्लव**—पु. १ आंब्याची टहाळी. ही शुभ व अशुभ अशा दोन्ही प्रसंगीं वापरतात. २ (ल.) चांगल्या वाईट प्रसंगीं पुढें होणारा, विवेकशून्य, हलकट माणूस.

**आम्ल**—न. आंबट; आंबटपणा. अम्ल पहा. 'कां जुनियाहून दासट। आम्ली हून।'—ह्या १७.१३९.

**आम्लापित्त**—अम्ल पहा.

**आम्लवेतस्**—न. १ महातुंगाप्रमाणें ही एक लिंबाची जात आहे. ही फार आंबट असते, इतकी कीं फळांत पोलादी सुई टोंचून ठेवली तर विरघळते म्हणतात. हीं फळें कासीकडे फार होतात; (व.) मुळे निवु. २ चुका; आंबट भाजी. [सं.]

**आम्ही**—सना. प्रथमपुरुषी मीचें अव. बहुमानार्थी एकवचनी अर्थानेहि वापरतात. राजे, सरदार, मोठे लोक, संपादक, अधिकारी इ० आपल्याबद्दल बोलतांना आम्ही शब्द वापरतात. आपण पहा. 'आम्ही कोण म्हणून काय पुससी? आम्ही असं लाडके। वेवाचे'—केक (आम्ही कोण). म्ह० १ (व.) आम्ही तुम्ही भाऊ भाऊ तुमचे पोहे आमचा कोडा मिळून मिसळून फुंकून फुंकून खाऊं. २ आम्ही तुम्ही भाऊ आमच्या कडाळ्यास हात नका लावू. ३ आम्ही खावें आम्ही प्यावें जमाखचें तुमच्या नांवें. या सर्व म्हणी आपलपोट्या, मतलबी माणसास लावितात. [सं. अस्मत्; अहं; प्रा. अहमे; त्सीगन. आमेन किंवा आमे; फ्रेंच—जिप्सी अमिन; खान. आयु—आम्हू; गोंडी अमात; उरिया अम्हे; हळेका. आम; बं. आमी; राजस्ता. हम्, म्हे; गु. अमे; हिं. हम्; पं. असीम; नेपा. हासी; काश्मिरी असि.]

**आथ**—पु. १ नफा; फायदा; मिळकत; उत्पन्न; आदा. याच्या उलट व्यय. २ (ज्यो.) कुंडलीतील ११ वें स्थान; आयस्थान. ३ अजुंते, बजुंते; उत्पन्नांतील गांव कामगाराचा हक्क. अजुंतीबजुंती पहा. [सं. आ+थ=जाणें]

**आथ**—स्त्री. (कु.) आई. आई, आई पहा.

**आथ**—न. लोखंड. [सं. अयस्]

**आथ**—पु. १ आटोका; आटोप. 'हे आदिपुरुषाची मात्ता।

ब्रह्मेयाही नयेचि आया।'—ह्या १.२०३. २ अस्तित्व. —सोहिरोबा अद्रयानंद ३.—शर. ३ आकार; स्वरूप. 'ते म्हणती भला भला रे नेटका। बरवी आणिली आया प्रंथपीठिका।'—एमा १. १७९. घर वगैरे बांधण्याकरतां जी जागा ठरविली तिच्या लांबी-रुंदीच्या गुणाकारास आठानें भागून जी बाकी राहिल ती. हे आय

आठ आहेत.—ध्वज, धूम, मिह, धान, वृषभ, खर, कुंजर व ध्वांक्ष. घर बांधण्यास विषम स्थानांचे आय शुभ व समस्थानेच अशुभ समजतात: लांबीम र्दंने गुणून (आठानीं भायून) शेषांक जो राहील तो—शिवदिग्घि ११६. 'सभा रचिली तें वेळीं। आठही आय माघेलेल्या स्यळीं। अष्टदिग्घ्याळ महावळी। पायाचे मूळीं स्यापिले।'—ह ३४. ११५. 'मठीं तरी चौफळे। आयें दिसे।'—ज्ञा १३. ८९. ७. **आया येणें**—मक्रि. १ समजणें; आकळन होणें. 'कीं शिव ब्रह्मादिकां न येसी आया।'—ह २३. १५३. 'जो देवादिका नये आया।'—दावि १५. १. २ प्रत्ययास येणें 'ते मिथ्या कैसेनि ये आया।'—रंयो १. ११२६. ३ स्वायीन होणें; ताच्यांत येणें; आटोक्यांत येणें. 'ब्रह्मादिकां नयेचि आया। वेव याया देहयुंदी।'—एरुव १३. ५०. आय पहा. ४ शरण येणें; पराभव होणें; जेरीस येणें; मळ येणें.—ख ३५. ३८. ५या १९६. 'सरकारी दावरदड्या लागला तेव्हां तो आयास आला.' ५ आकाश येणें; अस्ति च असणें. 'ब्रह्मावेगळी राया। सर्वया नये आया।'—एभा २४. ४७७. 'तये काशीपुरी जावया। तीन मार्ग योजिले सविया। कोण कोण ते आया। आणजती।'—स्वादि १०. ८. ५८. [ सं आ+यम् =पसरणें ]

**आयआय**—उद्गा. अंगांत एखादी आकस्मिक वेदना उत्पन्न झाली असतां किंवा काहीं दुख झाले अमता एकदम उद्गार निघतो तो; अयोयो. [ सं. अयि ]

**आयकणें, आयकभट्टी, आयकीव**—एकणें पहा.

**आयकरी**—पु. ( व. ) गावांतील वगटी, न्हावी, सुतार वगैरे कामदार; बज्जेदार; यानां कामाबद्दल धान्यरूपानें मजुरी द्यावयाची असते. [ आय+करी ]

**आयकविणें**—एकविणें पहा.

**आयचन**—झी. ( व. ) अडगळ; कचरा. 'आयचनांत जाऊं नकोस, तेंयें विचू—काट्यांचे भय असतें.' [ अडचण ]

**आयचो**—वि. ( गो. ) अज्जा, [ सं. अयः म. आज ]

**आयंडा**—पु ( कों. गो. ) १ भात शोडण्याच्या वेळीं एका वेळीं जेवढी भाताची पेंढी हातांत घेतात तीस म्हणतात; पेंढी; लाळा; भाताचा भारा, बडवल्यानंतर नुसते काडाच्या भाऱ्यास पेंढा, पेंढका, पेंढके, आयंड्याची पेंढी इ० म्हणतात २ भातेण्याचा—सोडलेल्या भाताचा—भारा. ३ बरील पेंढीस बांधावयाची दोरी. [ सं. आ+यम् ]

**आयडोफार्म**—अदपुत्तिक पहा.

**आयणां**—पु. ( गो. ) पंखा; विझणा [ पोतुं. जिप्सी आइरण सं. व्यजन; म. विझणा ]

**आयणी**—झी. १ इच्छा; हेतु; वासना. 'तुका म्हणे मन तुमचे चरणीं। एवढी आयणी पुखावी।'—तुगा १६१९. —निगा १२९. २ मत. ३ मन; बुद्धि. 'हे सरदुरूची विनवणी। कीं ब्रह्मसुखाची

खाणी। परिसतां सप्रेम बोलणीं। रिझली आयणी सज्जनांची।'—एभा ४. २३ ४ चांगली चाल. —मनको. ५ सामर्थ्य.—मनको. ६ सालिका; ओळ. 'तैमी देशी आणि संस्कृत वाणी। एका भावार्थाच्या सुखासनीं। शोभती आयणी। चोखट आडका।'—ज्ञा १० ४५. ७ चानुर्य; युक्ति 'नातरी जाणिवेच्या आयणी। करितां दधि कडमणी। मग नवनीत निर्वाणी। दिसें जसें।'—ज्ञा २. १२९. ८ अभिमान; गर्व. 'तो ( शेष ) ही बोलिकेपणें आयणी। बोलतां रसना गेली चिरुनि।'—स्वादि १. २. २१. ( आडणी, आयनी, णी अर्शा इतर रूपे. ) [ सं. आ+या; आयान ]

**आयणी**—झी. म्हण; आहणा

**आयत**—वि. लांब; विस्तृत; मोठें; लांबरंद. 'पै कमलायत डोळसा।'—ज्ञा ११. ६९. —पु. ( गणित ) ज्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतात परंतु बाजू असमान अमतात त्याला आयत म्हणतात. —महमा ८ ( इ. ) रेकटंगल. —न. ( नृत्य ) ख्रियांनी उभे राहण्याचे स्थान; डावा पाय सरळ व स्वाभाविक स्थितीत टेवणें व उजवा पाय एकताल अंतरावर किंचित, तिरकस टेवणें, सुख प्रसन्न, ऊर सम व उन्नत, हात निनंबाच्या वाजून टेवणें; रागाचा अभिनय, गंभीरपणा, शृंगारभाव दाखविणें, वगैरे वेळीं था स्थानांत उभे राहणें. [ सं. आ=यम् =पसरणें ]

**आयत**—झी. कुराणांतील ईश्वराचें वाक्य. 'ईश्वराचें वाक्य कुराणशरीकच्या प्रथांत असतें त्यास आयत असें म्हणतात.'—वाड—सनदा २३. [ अर. आयत ]

**आयतन**—न. जागा; स्थळ; राहण्याचें घर; वसतिस्थान—दंडळ; अगिकुंड. 'परी संतकृपेसि मी आयतन'—एभा ५. ७४. सामा—शब्द—भोगायतन=भोग भोगण्याचें स्थान; शरीर. मूलायतन=उगम, मूळ, उत्पत्तिस्थान. [ सं. ]

**आयता**—पु. ( कों. ना. ) तांदुळाच्या पिठाचें आंबोळीसारखें एक खाद्य; फिरडे. याचें पीठ आंबनीत नाहीत. हें आयत्या वेळीं करतां येतें. भाइता पहा. [ सं. अयत्तः किंवा आयत ]

**आयता**—क्रि.वि. १ प्रयत्न केल्यावाचून; धर्म केल्यावाचून; दगदग, काळजी न करतां; हाताशीं सज्ज, तयार; धर्म न करतां; चालून येणारें. 'हा दागिना मीं करविला नाही, मला आयता मिळाला.' 'पाजी असाचि मजला गंगास्तन आयती सु—धारा हो।—मोभीष्म १२. १२. [ सं. आयत्त=चालून आलेले; किंवा अयत्ततः ] २ बोलावल्याशिवाय; आपण कारण झाल्याशिवाय; आपल्या संमती—शिवाय ( देणें, प्राप्त होणें, घडणें—माणूस, प्रसंग, इष्ट गोष्ट. )—वि. प्राप्त झालेला; आलेला; सध्यां हजर; चालत असलेला ( काळाविषयीं ). 'लमाचें साहित्य आधीं करून देवा म्हणजे आयत्यावेळीं लोळंबा होणार नाही.' म्हू० १ आयत्या पिठावर रेषा ओढणें, गुटका मारणें= बडिलाजित किंवा आयत्या मिळालेल्या संपत्तीवर चैन करणें, दिवाळी

करणें. याच अर्थाची दुसरी म्हण-आयत्या विळीं नागोबा बळी  
२ आयत्यावर कोयता=भगदीं तुटायला झालेल्या लांकडावर कोग-  
त्याचा एक घाव मारून सर्व लांकूड तोडत्याचें श्रेय आपण घेणें;  
(ल.) एखादें भांडण अगदीं मिटावयास आलें असतां मध्ये पडून तें मिट  
विण्याचें श्रेय आपण मिळविणें या अर्थी, किंवा दुसऱ्याच्या द्रव्या-  
वर चैन करणें या अर्थी ही म्हण योजितात. ३ आयत्यावर रायतें  
करणें=हाताशीं असेल त्यांतून खर्च करणें. आयत्यावेळीं -ऐन  
प्रसंगीं; नडीच्या वेळस.

**आयतामूळ**-पु. एखाद्या विधवेचा पाट लावण्यापूर्वींचा  
मुलगा; आयतोळा.

**आयतार**- (गो.) आदितवार; रविवार. [ सं. आदित्यवार ]

**आयताळें**-न. लागणाऱ्या वस्तूंची किंवा पदाथींची तयारी.

‘माझ्या घरीं आयताळें आहे. ’ [ आयता ]

**आयती**-स्त्री. १ स्वयंपाकासाठी ( निवडून, धुवून, दळून,  
देविल्लें डाळ, तांदूळ पीठ इ० ) साहित्य; रिद्धता; तयारी ‘पहा  
हो समाराधनेची आयती। घेऊनि आला अतिभाक्ता।’ -गुच  
३८ १५. २ विस्तार; थाट. ‘गंभीरवाचा ते आयती। गर्जेनेची ॥’  
-ज्ञा २.७८. ३ सहज; आयता याचें स्त्रीलिंग; आयता पहा. ‘ना ते  
अखंडिच आयती। परि संगे भिन्न गमली होती। ते सारिलिया  
मागोती। जैसी का तंसी।’ -ज्ञा ८.४४. ०वेळ-स्त्री. १ जेवण  
वर्गेंच्या तयारीची वेळ; ऐन कामाची, घाईची, जल्मीची वेळ. २  
मळणीची किंवा पेरणीची घात, वेळ; हंगाम. [ आयता ]

**आयती बायको**-स्त्री. न्हातीधुती स्त्री: वाढलेली, मोठी  
बायको.

**आयतें**-१ धिरडें. आयता (पत्रात्र) पहा. ‘आई मला ज्वारीचीं  
आयतीं करून घाल. ’ २ आयती अर्थे १ पहा. ३ (गो.) आमटींत  
टाकण्यासाठी तयार केलेला कच्चा मसाला. ४ इतर अर्थांकरितां  
आयता पहा.

**आयतेंकार**-पु. (गो.) स्वयंपाकाची पूर्व तयारी करणारा.

**आयतें सुयतें**-न. एखाद्या कामास लागणारीं हत्यारंपात्यांरें,  
साधन, सरंजाम; साधनसामग्री. [ आयतें द्वि. ]

**आयतोजी, आयतगव्बू, आयतमार**-न्या, आय-  
तोबा-पु आयत खाऊ; कांहीं कष्ट न करतां दुसऱ्याचें खाणारा;  
जेवणाचे ऐन वेळीं घेणारा; भ्रम करण्याच्या वेळीं दूर राहून फल-  
प्राप्तीच्या वेळीं हजर होणाऱ्या माणसास हा शब्द लावतात. म्हण  
१ आयत गव्बू आणि पंसा टव्बू. २ आयतमार आणि खायला  
तय्यार. ३ आयतमान्या आणि ताट शृंगान्या. [ आयता ]

**आयतोळा**-वि. १ भ्रम न करतां मिळालेला, सांपडलेला;  
आयता. २ (श्टेनें) पाट लावलेल्या विधवेचें पहिल्या घरचें मूल  
(हें दुसऱ्या नवऱ्यास आयतेंच मिळाले असतें म्हणून). [ आयता ]

**आयतोळा**-पु. कुणबी बायकांच्या गळ्यांतील एक दागिना.

**आयतोळा**-वड्यांचा एक प्रकार. -गृशि ३६२.

**आयत्त**-वि. स्वाधीन; आधीन; अवलंबून असणारा; अनु-  
यायी; अनुवंगी; हाताखालचा [ सं. ] ०कंठ-वि. (संगीत) ज्याचा  
गळा, आवाज स्वाधीन आहे असा (मनुष्य). ०कंठत्व-न.  
(संगीत) आवाज ताब्यांत असणें.

**आयदण-न, आयदाण-न**-न. (राजा. गो.) बांधूच्या  
बारीक पट्यांची विणलेली पाटी, टोपली, गोण, भांडें. ‘आयदाणा  
साटकर (लवकर) घास. २ कोंबड्याच्या डोक्यावरील तुरा ? [ सं.  
आयतन ]

**आयंदा**-आयंदा पहा.

**आयदी**-अयदी पहा.

**आयनक-आयना**-अ मध्ये पहा.

**आयनरणें-आयनेरणें**-अक्रि. आई गरोंदर झाली असता  
तिचें दूध प्याल्यामुळे आजारी होणें; आयनेऱ्याचा रोग होणें.  
अवयणणें पहा. [ आई+न्यारें=निराळें. ]

**आयनी**-आयणी पहा.

**आयनी**-वि. १ लोखंडी, लोखंडाचा. ‘आयनी गोळे सांप-  
डले. ’ -ख ४. १५.८८. [ फा. आहनीन = लोखंडी; तुल० सं.  
अयम्=लोखंड; इ. आयर्न ]

**आयनेरें**-न.आईचे अंगावर पिणें टुटण्यामुळे मुलास होणारी  
विकृति; आई गरोंदर असतां तिचे अयोग्य दूध प्याल्यामुळे मुलास  
होणारी विकृति (गरोंदरपणीं आईचे दूध चांगले नव्हे म्हणून मुलांनां  
यावेळीं तोडतात). [ आई+न्यारा ]

**आयपत**-गपत पहा.

**आयपाय**-पु.अव. (गो.) आईबाप. [ आई + पोतु. पाय=  
बाप]. ०वेरकाढणें-(गो.) आईबापावरून शिष्या देणें; उदार करणें.

**आयपूत**-पु. (राजा.) दत्तक घेतलेला मुलगा. [ आयता+पुत्र.  
किंवा सं. आदा; प्रा. आथा=स्वीकार+पुत्त ]

**आयब**-अयब पहा.

**आयबें**-कृत्याची छत्री; अळबें पहा.

**आयराणी**-स्त्री. हड्डल, जल्मीण, जाखाई-जोखाई या सारखी  
एक क्षुद्र देवता; हिला मायराणी असेंहि म्हणतात. [ वं. सं. अरण्यानी  
=वनदेवता. किंवा आय=आई+राणी ? ] ०मायराणी-(विनोद.  
उप.) नष्टपश, नखरा करणारी स्त्री.

**आयल**-अयाळ पहा.

**आयलड-डी**-क्रि.वि. (कु.) अल्याड; अलीकडची बाजू.  
‘आयलाडी ये. ’ [ अल्याड ]

**आयलें**-वि. (गो.) अलीकडील. [ सं. आदि+ल ]



**आयुष्यान**—क्रि.वि. (गो.) अलीकडे किंवा जवळ. (स्थल-दृष्ट्या)

**आयुषट**—ऐश्ट पहा.

**आयुष्य**—पु. १ जमा, आणि खर्च; वसूल आणि खर्च; उत्पन्न आणि खर्च; येणे देणे २ (फलज्यो.) कुंडलीतील प्रहांच्या शुभा-शुभ लक्षणांवरून भनुष्याच्या आयुष्यातील लाभ, हानि यांचे गणित; आयुष्याची स्थाने; कुंडलीतील अकरावे स्थान आयाचे आणि बारावे व्ययाचे धरितात. [सं.]

**आयुशिली**—वि. (गो.) जवळचा; लगतचा.

**आयुशी**—स्त्री. (कों.) आई, आईस; आवशी पदा [आई. तुल० सि. आयली]

**आयस**—वि. लोखंडाचे; लोखंडी. [सं. अयस-आयस] -न. लोखंड. 'सिवतलियाही परिसें। लोहत्वाचिचे अव-दसे। न मूकिजे आयसे। ते कवणा बोलु।' -ज्ञा १८.१७७१. 'आयस जड मी, सुंबकमणि तूं।' -प्रभावती.

**आया**—अया पहा.

**आया**—स्त्री. आकलन; चाटोका. आय पहा. (क्रि० येणे).

**आयाओया**—आय आय पहा.

**आयागमन**—न. पुनरागमन; पुनर्जन्म. 'मायुती होय आया गमन। सर्व जीवांचे।' -कथा १.१५.३३. [सं. आय+आग-मन]

**आयात**—वि. जवळ आलेला; प्राप्त झालेला. [सं.] -पु. परक्या ठिकाणाहून, बाहेरून आलेला माल. (इं.) इंपोर्टे. याच्या उलट निर्गत-निर्यात. **जकात**—स्त्री. भारटिकाणाहून किंवा परदेशा-हून आलेल्या मालावर घेण्यात येणारा कर. हा एक अप्रत्यक्ष कर असून तो सर्व रयतेवर बसतो. **निर्गत**—वि. आलेला व गेलेला; प्राप्त झालेला व निघून गेलेला. -स्त्री. १ परदेशाहून आलेला व पर-देशी गेलेला माल. २ व्यावरील जकात.

**आयानाम्ल**—न. तेजाब; चरबीपासून काढलेले एक अम्ल. (इं.) अॅडिपिक अॅसिड.

**आयाबाया**—स्त्री.अव. १ शेजारणी पाजारणी; नात्या-गोत्याच्या नसलेल्या, कोणीतरी सामान्य स्त्रिया; आईबाई पहा. २ (ल.) नेमळट, कमजोर, निसःत्व किंवा भागुबाई माणूस, वस्तू इ०; पराक्रमहीन, दरिद्री पुरुष. 'अरे, तुझ्यासारखा वीर जेथे थकला तेथे या आयाबायांच्या हातून काय व्हावयाचें आहे?' [आई+बाई] म्ह० वृक्षामध्ये एक साया (साग), वरकड साऱ्या आयाबाया.

**आयाम**—पु. जमीन वगैरेची लांबी. [सं.]

**आयाघ**—न. (गो.) अहेव; सौभाग्य. [सं. अ+वैधन्य]

**पण**—न. अहेवपण पहा.

**आयाबाया**—अयाबायां पहा. 'संसारि करिती व्यर्थे। आयाबाया।' -दावि २१४.

**आयास**—पु. १ श्रम; मेहनत; दगदग; कष्ट. 'भणौनि तुझां आयास।' -शिशु १२३. 'रायाला न गमे न जाय रजनी आयास होती महा।' -नल २८. २ (अव.) थकवा; गळून जाणे. (क्रि० होणे; पडणे). [सं. आ+यस=श्रम करणे] **प्रयास-सायास**—पु. अव. अनेक दुःखे; श्रम; कष्ट; मेहनत; कसोशी; प्रयत्न. [आयास द्वि.]

**आयासी**—वि. १ कष्टी; श्रमी. 'ते हृदयी धरुनीही मी कां अयापि सांग आयासी।' -भक्तमयूर (पराडकर) केका २८. २ मेहनत करणारा; कष्टाळू; प्रयत्नी; खटपटी.

**आयाळ**—भ्रतार; कोम या अर्थी. अयाळ-ळ पहा.

**आयिता**—आयता पहा. 'निजमोक्ष लाभे आयिता।' -एभा १७.५६. 'या लोकीं सकळार्थसिध्दकळ ते पावे पहा आयिता।' -निमा १.१५.

**आयु**—न. आयुष्य; जीवितकाल. 'कांथे उरकुनि घे रे तेरा वंपेचि राहिले आयु।' -मोसभा ७.२८. [नं] सामाशब्द-अल्पायु; शतायु; दीर्घायु; सहस्रायु. 'बापुडा हा त्रिमुबनगोलु। अल्पायु जाहला।' -ज्ञा ११.३८९.

**आयुध**—न. १ शस्त्र; हत्यार (तलवार, भाला इ०). 'सच-काळीं कामां न येती आयुधे। सोयरीं संबंधे सैन्य लोक।' -तुगा ३५६. २ (ल.) अवजार; उपकरण; साधन (शेती, कारागिरी इ० चे). [सं. आ+युध=लढाई करणे]

**आयुरारोग्य**—न. पुष्कळ आयुष्य व आरोग्य; दीर्घायुष्य व जन्मभर दुखण्याबाह्यांतून मुक्ता; निरोगी स्थिति. 'आयुरा-रोग्य ऐश्वर्ये अपार। संतति संपत्ति ज्ञान विचार। श्रवणमात्रे देणार।' [सं. आयुः+आरोग्य]

**आयुर्दाय**—पु. (अशुद्ध आयुर्दाच) आयुष्यमर्यादा; जीवन काल. [सं.]

**आयुर्भाव**—पु. (आविर्भाव अप.) अभिमानाने मनांतील विचार दगोचर करणे, हावभावाने व्यक्त करणे, सांगणे. 'एकीनि श्रोता आयुर्भाव। आशंका घेतली।' -वैसीस्व १०.१०७. [सं. आविर्भाव]

**आयुर्भाव**—पु. आयुष्याचा अनुभव. 'तुका म्हणे दुःखे आला आयुर्भाव। झाला बहु जीव कासावीस।' -तुगा ३९५९. [सं. आयुः+भाव]

**आयुर्वृद्धि**—स्त्री. आयुष्याची वाढ. [सं.]

**आयुर्वेद**—१ वैद्यक शास्त्राचा मूळ प्रमाणभूत ग्रंथ; ऋग्वे-दाचा एक उपवेद. उपवेद पहा. [सं.] २ वैद्यकशास्त्र; वैद्यक. 'आणि आयुर्वेदही आषवा।' -ज्ञा १३.२२४.

**आयुःशेष**—वि. मरणोन्मुख. —पु १ राहिलेले, शिलकी आयुष्य. 'त्याचा आयुःशेष होत; म्हणून तो वांचला.' २ आयुःप्याचा शेवट. [ सं. ]

**आयुष्मान्**—वि. दीर्घायु; चिरंजीव; पुष्कळ आयुष्य असलेला; एखाद्यास आशीर्वाद देतांना आयुष्मान् भव=दीर्घायुषी हो, असे म्हणतात. -स्त्री. आयुष्मती. -पु. सत्तावीस यांगांपैकी तिसरा योग. [ सं. ]

**आयुष्य**—न. १ जीवितकाल; हयात; आयुर्दाय; जन्मल्या पासून मरणपर्यंतचा काल. २ वय; उमर. ३ वेळ; अवधि; फुरसत. 'या पुढांत सर्वगुण चांगले आहेत परंतु बोलण्यास मात्र आयुष्य थोडे.' [ सं. ] **आयुष्याचे उणे करणे**—आयुष्य फुकट दवडणे. **क्रम**—पु. जीवितक्रम; रोजची वागणूक; बतणूक; राहणी. **दारी**, **दारी**—स्त्री. आयुर्माशादा. (क्रि० तुटणे) त्याच्या आयुष्याची दारी तुटली=त्याचे आयुष्य संपले; भरले. **मर्यादा**—स्त्री. जगण्याची इयत्ता किंवा अवधि. **मागणे**—आयुष्य वाढविण्याबद्दल देवाजवळ प्रार्थना करणे; हित चिंतणे. 'आयुष्य मागून तुझ्या राज्याला ।' -ऐपे ३२.

**आयुस-आयूस**—न. आयुष्य अप. जिवितकाल. [ सं. आयुष्य ]

**आयुःक्षय**—पु आयुष्याचा नाश; आयुष्य घालविणे. [ सं. ]

**आयें-अयाये**—उद्ग. दुःखोद्गार; शरीरास कष्ट झाले असतां निघणार उद्गार; विवळणे; अयायी-अयोयो, ओयओय इ [ ध्व ; आई द्वि. ]

**आयेतुटी**—वि. भ्रमलेले; कठी झालेले; मामर्थाहीन झालेले; अखेरीस टोंकावर आलेले. 'तेह वेळीं कुच पर्वताच्या घाटीं। ओळघतां डोळे आले आयें तुटी ।' -शिछु ५६०. [ आय+तुट् ]

**आयोडिन**—अद; हें एक महत्त्वाचें औषधी द्रव्य आहे. याचा बहुधा विन्याप्रमाणे बाह्योपचाराच्या कार्मी उपयोग करतात. याच्या अर्गं जेतुनाशक (अन्टी बेप्टीक) व दुर्गंधिनाशक धर्म आहे. अद पहा. [ ई. ]

**आयोधन**—न. (काव्य)युद्ध; लढाई. [ सं. आन्+युध-योधन ]

**आर**—स्त्री. (गो.) अधोगवायु; 'आर मारची' =अधोगवायूचा झटका येणे.

**आर**—पु. १ अजगर; अहार. 'आरें धारणु गिल्ला' -ज्ञा १३. ७२८; -एमा १३. १९४. आरें गिलिताहि संकटीं । तें स्मरण करितां सोडणें ॥ -मुआदि १२. ३९. २ सुस्त, आळशी माणूस; अजगर वृत्तीचा, जड माणूस. [ सं. अजगर; प्रा. अअर. ]

**आर**—स्त्री. १ भोंवरा, जातें, अंकुश, काठीचा शेवट, लांकडी कणा यांची अरी किंवा अणकुचीदार लोखंडी टोक. अरी पहा. २ जरूर; निकड; तातड; धाई; उत्केटा; बोंवणी. (क्रि० लावणे;

लावणे.) ३ दोरीचे बारीक टोक किंवा शेवट. ४ अंकुर, मोड- विशेषतः जुन्या नागवेलीस फुटणारे अंकुर, धुमारो. या धुमान्यांचा बियाण्याकरतां उपयोग करतात. म्ह० नागवेलीची आर एकदां हजरी म्हणजे वेळ वाढतो. ५ (सामा.) पागोरा; तंतु; वेलीचा ताणा; अंकुर. 'तेथ आरघेणें मूळाचें । तें ऐसें असें ।' -ज्ञा १५. ७९. ६ काळजी; टोंचणी; आच. 'त्याला आतां संसाराची आर लागली आहे.' (क्रि० लावणे, लागणे). ७ गुरांना टोंचण्याची पटाणी. 'जुंतिलें घाणां बांधोनी डोळे । मार्गे जोडी आर तेणेहि पोळे ।' -तुगा ७०१. ८ (ओतकाम) चरकीवर भांडें झिलई (पॉलिश) करतांना त्याच्या मधोमध दोन्ही बाजूनी लावले जाणारे खिळे. ९ (व.) करारीपणा; एखाद्याचें कोणाशीं विनम्रें असतां पुन्हां त्याच्याशीं बोलणें-चालणें इ० व्यवहार किंवा संबध न ठेवण्याची वृत्ति, गर्ब; ताटा; अभिमान. 'इतकी मुद्धां आर असूं नये तुम्हाला ?' [ सं. अर, आरा. ]

**आर**—स्त्री. चाकाचा तुंबा व पाटा यांच्या मधील लाकडी तुकडा. [ सं. अर. ]

**आर**—स्त्री. गुदस्थानांत होणारें गर्दू; अरई पहा. [ सं. अर ]

**आर**—स्त्री. शरीरावरील केंसांचा भोंवरा किंवा छुपका. [ सं. आवर्त ]

**आर**—पु. विटीदांडूच्या खेळांतील मोजण्याचा ६ वा आंकडा (वकट, लेड, मुंड, नाल, गेद, आर इ०). [ का. आर=६ ]

**आर**—उद्ग. अर ! अर-र-र ! [ ध्व. ]

**आर**—अ. संस्कृतमधील कार (=करणारा) या अर्थी मराठीतील प्रत्यय, हा कारागिरांना लागतो. जसें सोनार, मुतार, लोहार, चांभार. इ० [ सं. कृ-कार ]

**आरई**—अरई पहा.

**आरऊं**—पु. अंकुर; आर अर्थ ५ पहा. 'जेथ शक्तितरुचा आरऊं ।' -शिछु १०९. [ सं. आरा ]

**आरकटी**—अर्काटी. अरकाट पहा.

**आरकसदार**—अरकसदार पहा.

**आरक्त**—वि. लाल; तांबडा; तांबूस. 'मस्तकीं सुकट कारीं कुंडले तेज फांक । आरक्त दंत हिरें कैम शोभले निके ॥' -तुगा ८८३. [ सं. आन्+क्त ]

**आरकनोष्ण**—वि. तांबडे होईपर्यंत तापलेले. [ सं. आरक्त + उष्ण ]

**आरखंडा**—पु. (कें.) डबर; खाणीतून काढलेल्या दगडांचा एक प्रकार. [ अर+खंड ]

**आरखणा, आरखुडा**—अ मध्ये पहा.

**आरखें**—न. कमानी कापण्याची बारीक करवत. अरकस पहा. [ फा. अरा=करवत. ]

**आरगड, आरगिन आरगीपारगी**—अ मध्ये पहा.

**आरगडाळ**—स्त्री. ( व. ) हयगय. ' तुम्ही या कामाची फार आरगडाळ चालवली आहे ' [ अरग+टाळणे ]

**आरचेस्ट्रा**—पु. १ नाटकग्रंथांत प्रेक्षक व रंगभूमि यांच्यामध्ये तबला, पेटी इ० वाद्ये वाजविणाऱ्या लोकांची बसण्याची जागा २ वरच्या दर्जाच्या प्रेक्षकांची बसण्याची जागा. [ इ. ]

**आरज**—पु. १ आजव; लाड. ' काहीं न जना करितील आरज । '—दावि २६४. ' तुम्ही पोराने खूपच आरज करता ' [ अर. अर्ज ]

**आरज**—स्त्री. आढ्यता. —नागा ५३. ( —शर )—वि. आर्थ; श्रेष्ठ; पुत्र्य. ' जो आरजास गोवी । तो एक मूर्ख । '—दा २. १. २०. [ सं. आराध्य; प्रा. आरज्ज ]

**आरजा**—स्त्री. ऋतु प्राप्त झालेली स्त्री; युवती; तरुण मुलगी. ' हरि म्हणे वन्न काढून बुजा । तैसेच करिती आरजा । म्हणती काय करावे अधोक्षजा । संकट थोर मांडिले । '—ह ९. २७४. —निगा ७०. [ सं. आ+रजम् ]

**आरड, आरडणे, आरडा, आरडाओरडा, आरडेळ, आरड्या, आरता, आरतापारता**—अमध्ये पहा.

**आरडावणे**—क्रि. ( व. ) ओरडणे. अरडणे पहा. [ सं. आ+रुड् ]

**आरण**—पु. ( कृषि ) ( गु. ) निळीचा रंग तयार करतांना निळीचीं झाडे ज्या हौदांत भिजत घालतात तो हौद. [ वं. सं. आरण=खोली खोलपणा ]

**आरण, अरण**—न. आरण्यक म्हणून जो वेदाचा भाग आहे त्यास भिक्षुक लोक चुकीने म्हणतात. [ सं. आरण्यक ]

**आरण**—स्त्री. ( गु. ) अपेक्षा; इच्छा. ' आम्हां द्रव्याची नाही आरण । आम्ही करावे वेद पठण । '—कथा ६. १९. १९८. [ आर ]

**आरण, आरणी**—स्त्री. अरणी पहा. १ युद्धभूमि. ' जया जिया अक्षौहिणी । तेंगे तिया आरणी । वरगण कवण कवणी । महास्थीया । '—ज्ञा १. १२२. —एभा २२. २९५. २ युद्धाची उठावणी; युद्धविषयक हुकूम. ' आणि घुरे नाही रणी । तरी कोणे दायी आरणी । '—कथा ३. ११. १८०. ३ शत्रू. —नागा २१०८. ( —शर ) [ सं. आ+रण ]

**आरणूक**—स्त्री. विश्रांति; अरणूक. ' आरणूक ते मना नाही जयाचिया । '—गीता १२. ३१४. [ सं. आ+रम् ]

**आरणें**—अक्रि. आरवणे; शब्द करणे ( कौबड्याचे ). [ सं. आ+र ]

**आरणें**—अक्रि. ( राजा. ) अजगरासारखे सुस्त पडणे; अहारणें. [ आर=अजगर ]

**आरणें**—अक्रि. ( एखाद्या गोष्टीविषयी ) उत्सुक होणे; अधीर होणे. ' आरोनियां पाहे वाट । कटकट सोसेमा । '—तुगा ६७६. [ आर ]

**आरणें**—अक्रि. १ ( कर्ना. ) ओली जमीन उलणें, भेगलणें, वाळणें, सुकणें. २ शांत होणे; शमणें; तूम होणे. ' उपकारी असे आरोनि उरला । आपुलें तयाला पर नाही '—तुगा २३९५. [ का. आर=सुकणें ]

**आरण्य, आरण्यक**—वि. १ अरण्यासंबंधी; वन्य; जंगली; रानटी. अरण्य पहा. [ सं. ]

**आरण्यक**—न. वैदिक वाङ्मयांतील अध्यात्मविषयक भाग. ब्राह्मणग्रंथांच्या शेवटी हा भाग असून तो बहुतेक गद्य असतो. वेदांच्या प्रत्येक शाखेचें स्वतंत्र आरण्यक आहे. आरण्यक ग्रंथाचे अध्ययन घरांत करित नाहीत; अरण्यांत किंवा गांवांतील एखाद्या देवळांत करतात. प्रथमच अध्ययन करावयाचें तें उदगयनांत करतात. पेंतर्यारण्यक, तैत्तिरीयारण्यक, बृहदारण्यक इ० आरण्यकांचीं नांवें आहेत. [ सं. अरण्य ]

**आरत**—न. इच्छा; आवड. ' पोटीचे आरत रामा झडकरि पुरवावे '—दावि १९९. [ सं. आर्ति; गु. आरत=गरज; जरूरी ]

**आरत**—न. ( गो. ) आरती ( देवादिकांची करतात ती ) पहा.

' रामीरामदासें आरत बोवाळीले '—दावि ४८२. [ सं. आरति: ]

**आरत**—क्रि. अलीकडे. अरता पहा. ' म्हणतिले आरत ये श्रमलासि भूषा '—दावि ४३८. [ सं. आर=सान्निध्य; आरात् ]

**आरतलें**—वि. ( व. ) आवड पुरविणारे; काळजी घेणारे.

' मुलीला आरतलें ठिकाण सांपडलें. [ सं. आर्ति; म. आरत ]

**आरता, आरती**—क्रि. अलीकडे; अरता पहा. ' केल्या विण नव्हे हाती । धरानि आरतीपारती '—तुगा १६०. ' सोहं हंसगति क्रमी वसुमती ये उंबच्या आरती । '—मंराधा ८२. ' सुर्याबा रे बंधु आरता येरे माझ्या दादा । '—गंपो ४५. [ सं. आर=सान्निध्य; आरात् ]

**आरती**—स्त्री. १ तवकांत लावलेले निरांजन किंवा जळता दिवा टेंवून त्यानें देव, गुरु यांना ओवाळण्याचा विधि. २ ओवाळण्यासाठी तयार केलेले जे दीपासहित ताम्हन, तबक इ० साहित्य. ३ देवास निरांजन ओवाळतांना म्हणावयाचें स्तुतिपर गीत. उ० 'सुखकर्ता दुःखहर्ता । वार्ता विप्राची । ' ४ तबकामध्ये काढलेली कमल, स्वस्तिक यांची आकृति. ५ पुरणाचे, तांडुळाच्या पिठाचे, कणफीचे दिवे करून त्यांत तूप, वात घालून प्रदीप करून देवास ओवाळतात ती. ६ प्रशंसा; सन्मान; वडेजाव. ( कि० करणे ). ' लॉड सॅडस्ट यांचीहि आरती करण्याचा आमचा विचार आहे. '—टि २. १०३. [ सं. आरति; आर्तिक्य ] **०** **कुरवंडी**—स्त्री. लमादि मंगल कार्यांत संकट निवारणार्थे केल्या जे वधूवराना ओवाळतात ती. ( सामा. ) आरती; ओवाळणी. ' ओवाळू आरत्या कुरवंड्या येती '—विदलाची आरती.

**आरतें, आरतेंपरतें**—अरता—ती तें पहा.

**आरत्र**—अत्र पहा. 'सुचि नाही स्वयमे नाही। आचार नाही विचार नाही। आरत्र नाही परत्र नाही। मुक्त किया मनाची।' -दा २.४.२२.

**आरंढळणे**—अरंढळणे पहा.

**आरद्रा**—स्त्री. सत्तावीम नक्षत्रांपैकी ६ वे नक्षत्र. [सं. आर्द्रा]

**आरंथे**—संतान नमल्यामुळे होणारे दुःख. अरंथे पहा 'तेणे बहुत दुःख जाले। घरी आरंथे पडले। म्हणती आम्हांस कां ठेविले। देवे वांझ करुनी।' -दा ३. ३. ३७. [सं. आ+रथ्=नाश]

**आरंधेटी**—अंधेली पहा.

**आरणें**—क्रि. नष्ट होणे. -मदाचार १५.९.९. (हंसस्वामी कृत) -शर. [सं. अर्ण]

**आरपास**—क्रि.वि. वेधय, क्रि.वा उद्धरण्य पदार्थांच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत (वेधणे; उद्धरणे; इ.): घेत मधून, आतून, वरून; या बाजूपासून त्या बाजूपर्यंत; दकडून तिकडे; अलीकडून पलीकडे. [पार द्वि.; सि. आरपारी] **○सुजणे**—सर्व बाजूंनी सुजणे; सर्वभर सुजणे.

**आरफुल**—न. (गो.) एक दागिना.

**आरव, आरवट, आरंबळ**—अमध्ये पहा.

**आरंबळणे**—अक्रि. पोळणे. 'जैसा आरंबळला आर्गी।' -ज्ञा ११.३२५.

**आरंबळणे**—अक्रि. आकंदणे; हंबरडा फोडणे; विवळणे. अरंबळणे पहा. 'शरीं खिल्ले पांचही जण। आरंबळत पडियेले।' -रावि २८.४५. -स्वादि ३.५.३३. [सं. आ+रम्=शब्द करणे]

**आरंबळणे**—अक्रि. १ (व) घावरून जाणे; गुदमरणे. 'त्या गर्दीत मी तर आरबवून गेलों.' २ क्षीण होणे. 'स्वशरीर दुःखे करुनी। आरबळतु जाय प्रतिक्षणी।' -रंयो १.१०८७.

**आरबाई**—स्त्री. लडीत नांवाचे एक मोठ्याने म्हणावयाचे लांब रुचक गाणे. 'घनसान म्हणतां आरबाई पेंतां' -आप ४६१. [सं. आ+रब्=बोळणे; म. आरव]

**आरबाज**—वि. आढ्यतेखोर; आर बाळगणारा. आर पहा.

**आरबिद्रेषान**—न. लवाद; पंचमार्फत निवाडा. [इं.]

**आरबी**—अरबी पहा. 'एक घोडे दवलवणे विशाल। एक नीलवर्ण अतिनिर्मल। एथ पिवळेचि केवळ। आरबी चपळ चौताळती ॥' -ह २२.३९.

**आरबैन**—अरबैन पहा.

**आरब्ध**—वि. आरंभिलेले; सुरवात केलेले; हात घातलेले. [सं.] **○कार्य**—न. (वेदांत) प्रारब्ध; संचिताचा एक भाग. 'प्रारब्धासच आरब्धकार्ये असे दुसरे नांव आहे.' -गीर २९६.

**आरंभ**—पु. १ सुरवात; उपक्रम; प्रारंभ; (एखाद्या) कार्यांत, र्थ्यांत हात घालणे. २ अस्तित्वांत आल्यावेळची, मूळची स्थिति;

प्रयमावस्था, क्रिया, प्रवेश. 'उ० जगाचा आरंभ. सृष्टीचा आरंभ.' ३ जेथून सुरवात होते तो भाग; आदिभूत विभाग. 'ही नदी या गांवाचा आरंभ' [सं. आ+रम्] **○वाद्**—पु. जगाच्या उत्पत्तीसंबंधी एक मत; सुक्ष्म व नित्य परमाणूंचा परस्परसंयोग होण्यास जेव्हां आरंभ होतो तेव्हां सृष्टीतील व्यक्त पदार्थे बनू लागतात. या कल्पनेस आरंभवाद अशी परिभाषिक संज्ञा आहे. -गीर १४९. **○शूर**—वि. कोणत्याहि कामास आरंभ करावयाच्या वेळींच ज्यास्त उत्साह दाखवून आळसाने शेवटी अर्धच कार्य टाकून देणारा; आरंभी उत्साह दाखवून शेवटी हातपाय गाळणारा. [सं. आरंभ+शूर] **म्ह०** आरंभशूरा: खुबु दाक्षिणात्या: । =दाक्षिणात्य (दक्षिणे, महाराष्ट्रीय लोक) आरंभी कामांत मोंटे पटाईत पण ते कार्ये तडीम नेण्याची मात्र त्यांच्यांत धमक नसते.

**आरंभटी**—स्त्री. ओढाताण; गडबड: 'मोठी आरंभटी करुनि विकटी दंतावळी चावुनी।' -आगी ४२. [सं. आरंभटी=शौथ]

**आरंभण**—न. सुरवात; प्रारंभ [मं]

**आरंभणीय**—वि. आरंभ्य पहा.

**आरंभणे**—अक्रि. सुरवात करणे; प्रारंभ करणे; हात घालणे. [सं. आरंभण]

**आरंभार**—पु (गो.) भरंवसा; भरिभार. 'आतां म्हजा आरंभार सगळें दवाचेर!' [आर]

**आरंभ्य**—वि. आरंभ करण्यास योग्य; आरंभणीय. -क्रि.वि. आरंभ केल्यापासून. उ० जन्मादारंभ्य. 'एवं कथिलयादारंभ्य।' -ज्ञा १५.५७०. [सं. आ+रम्]

**आरमान**—स्त्री. (व.) हौस. 'या प्रवासाने आमची चांगली आरमान फिटली.' [आर]

**आरमार**—स्त्री. (गो.) कपाट. अलमारी पहा. [पोतु. आर्मा-रिपु]

**आरमार**—न. १ लडाऊ जाहजांचा तांडा; जहाजावरील योदे, अधिकारी व जहाजावरील युद्धसामग्री या सर्वांस आरमार म्हणतात. [पोतु. स्पे. आर्माडा; डॅ. आर्मेर] २ लडाऊ जहाजे. ३ नाविक दल. **○कर**—वि. (हेट) आमारार्ची गलबते संग्रही असणारा. हे आडनांव देखील आहे.

**आरमारी**—वि. आमारारासंबंधी; नाविक दलासंबंधी.

**आरय**—स्त्री. (गो.) काळी रेंती. [पोतु. आरेइआ]

**आरय**—गठ्ठ. आरई पहा.

**आरव**—पु. ध्वनि; शब्द; आवाज. [सं.]

**आरव**—पु १ वृक्ष. 'संवरितु नगराची बरंव। तैसे चातुर्दक्ष आरव।' -कृ. १५. 'जथिचें हांसती आरव उभावनां ते।' -शिशु २७९.

२ बाग; अरण्य; राई. 'तिये विनयद्रुमाचिये आरवी।' -ज्ञा ११. ३३७; १८.१७५. ३ (गो.) शेतविभाग. [सं. आ+रव्हन=रोप]

**आरवंटा-ठी**—पु. स्त्री. कापणी झालेले भातांचे शेत (जमीन न भाजतां दुसऱ्या वर्षाच्या पेरणीसाठी राखून ठेवलेले.) [ सं. आ+रुवन्=रोप ]

**आरवणी**—स्त्री. पक्ष्यांचे-विशेषतः कोंबड्यांचे ओरडणे, आरवणे. 'कोंबडी सकाळीच आरवली.' [ सं. आ+रुवन् ]

**आरवणे**—अक्रि. ओरडणे; शब्द करणे. आरवता कोंबडा=आरवण्याजोगा मोठा झालेला कोंबडा. [ सं. आ+रु ]

**आरवसा**—पु. अंकुर; आर. अरोसा पहा. 'यया महदादि आरवसे। अथो शाखा।' —ज्ञा १५.१०९. [ सं. आरु=अंकुर ]

**आरवार, आरवाळी, आरशिशि, आरशी, आरस्त, आरसी, आरळ, आरळी**—अ मध्ये पहा.

**आरसड**—न. (विणकाम) लावगण (उभा ताणा) तरंगून रहावे म्हणून लावगणाखाली असलेला २-३ हात लांब व १-२ सूत जाडीचा लाकडी तुकडा.

**आरसपान**—पु. रंगमरवरी दगड. [ हिं.: सं. आदर्श+पापान ]

**आरसपानी**—वि. १ संगमरवरी. २ आरसे लावलेला (महाल वगैरे)

**आरसा**—पु. प्रतिबिंब दिसण्याची कांच, धातु वगैरे पदार्थांत केलेली योजना (धातु घासून चकचकीत करून किंवा कांचेच्या मागे पारा लावून); दर्पण; आदर्श. 'पाहाते आरिसां पाहे। तेथे कांहींचि नवल नव्हे।' —अमृ ६.२. [ सं. आदर्श; प्रा. आरिस-आरिस्स ]

**आरसा**—पु. ( व. ) अर्सा पहा.

**आरसूड-आरसोड**—पु. ( व. ) असूड पहा. [ आर+सूड=काटी, लाकूड ]

**आरसेनिक**—अरमेनिक पहा. [ इं. ]

**आरसेमहाल**—पु. चोहोंकडे आरसे लावले आहेत असा महाल, दिवाणखाना; अयनेमहाल. [ सं. आदर्श+अर. महाल ]

**आरळ**—वि. नाजुक; अरुवार; मृदु. अरळ पहा. 'कवणाचिये सेजे फुलांचे आरळ घालिजे।' —भाए १३०. 'मागे बुचडा आरळ शोक माथ्यावर पदराचा. चार आंगुळे सरळ लपविला चंद्र तारफेचा।' —होला १००.

**आरा**—पु. ( व. ) वीस पंचवीस हात लांब व चार पांच हात रुंद जमीन; एक नांगरानें नांगरण्याइतकी, नांगरभर जमीन. 'मी एक आराभर काम केलें.' [ का. आरु=नांगर ]

**आरा**—पु. गवताची चुंबळ (भांब्याखाली ठेवण्यासाठी). (प्र.) आहारा. [ सं. हार ]

**आरा**—पु. साधन; (पण वगैरे लावण्यास) द्रव्य. 'तेव देवी म्हणे कर्पूणौरा। तुम्हां खळावया नाही आरा।' —कथा २.१५. १२३. [ प्रा. अर (सं. कर) हुंडा, शुल्क ]

**आरा**—पु. पिकाची कापणी. —शेतकरी मासिक ७.२९. —नामजोशी कोश.

**आरा**—पु. (कर्ना.) लाकडावरची रच [ आराखडा ]

**आराइणे**—क्रि. १ धारण करणे; धरणे. 'किंवा मनोभिमान धरिला। तोही आजिची सार्थे झाला। जो गोपीमने आराइला। कृष्णप्राप्तीलागीं।' —रास ५.७११. [ प्रा. आराइअ=गृहीत, प्राप्त ]

**आराइणे**—अक्रि. अपण करणे; अनुकूल असणे. 'परी सर्व प्राणे मजचिलागीं आराइले असनी। —ज्ञा १.११०. २ उत्पन्न होणे. 'किंबहुना तृप्तितालागीं। पाणी आरायिले असे जगीं।' —ज्ञा १६.१६१. [ सं. आ+रुक् किंवा आराध् ]

**आराइणे**—अक्रि. थांबणे; बंद करणे; कंटाळणे. पुरे करणे. 'जे भोगितां उन्मनी आराथिना।' —ज्ञा १२.२०९. [ सं. अ+रुक्-आर. का. आरु=शामणे ]

**आराखडा**—आराखडा पहा.

**आराखा**—पु. ( व. ) मर्यादा. कुंपण [ सं. आ+रुक् किंवा आ+रुखा ]

**आराजी**—स्त्री. ( व. ) १ क्षेत्रफळ. 'शेताची आराजी किती?' [ इं. एरिया ]

**आराजी**—स्त्री. व्यवस्था. —नामजोशी कोश. [ आ+राज् ]

**आराट-ड**—स्त्री. ( गो. ) आरडा; ओरड. अरडा पहा.

**आराटी**—अराटी पहा. 'बोरबडित स्नेहाची आराटी—एभा १०.६.

**आराटपराट**—वि. ( गो. ) उलटें मुलटें. अरतें परतें पहा.

'आराटयांनी पराटयांनी उलवप' =वांकडे, टोंचून वोलणे.

**आराटीमाल**—निरनिरळ्या प्रकारचा माल. मसाप २.१४२.

[ प्रा. आरडिअ=चित्रयुक्त ? ]

**आराणुक-णूक**—१ सर्व अर्थां अराणूक पहा. 'आराणूक नाही चिंता' —एभा १०.२०५. उर्मत. 'बहुत कामे मज नाही आराणुक।' —तुगा ११३. —व ५००. २ खटपट. 'तुम्ह्या पायांसाठी केली आराणूक' —तुगा ११२०.

**आरातणे**—क्रि. जवळ येणे; उत्पन्न होणे. आराइणे पहा. 'काई लावाकैआं केउते। आरातीचि ना।' —शिशु ११६. [ सं. आ+रु; आरात् ]

**आरातारा**—( हिं. ) रागरंग. [ तारा द्वि. ]

**आराति**—पु. शत्रु 'दीधेद्वेयी या सृष्टीचा कोण असा आराति। —टिक ३२. [ सं. आराति=शत्रु ]

**आरातिक**—न. आरती. 'आरातिकें घेऊन भक्त येती' —सारुह ७.५६. [ सं. आरति ]

**आराध**—पु. खटपट; धम 'आराध करी सोसी। त्यामी हांसे तो आळसी।' —तुगा २.७३५. [ सं. आ+राध=शुद्ध करणे ]

**आराधक**—वि. आराधी; उपासक; आराधना करणारा. [ सं. आ+राध=पूजा करणे ]

**आराधयूक**—स्त्री. पूजा; सेवा; प्रार्थना; [ सं. आराधना ]  
**आराधणे**—उक्ति. १ पूजा, सेवा, भक्ति, स्तुति, भजन, मन-  
 धरणी, खुशामत करणे. 'एकाभावे तुम्ही गायत्री आराधिजे।'—  
 वसा २०. २ प्राप्ति, उपाजेन, संपादन—करणे, मिळविणे. [ सं.  
 आ+राध्=पूजा करणे; मर्जी संपादन करणे ]

**आराधन**—न. १ पूजा; प्रार्थना; सेवा; उपासना; खुशामत;  
 मनधरणी. 'योगादिके साधने । साकांक्ष आराधने ।'—ज्ञा ३.९०.  
 —एभा २.४४६. २ प्राप्ति; उपाजेन; संपादन. ३ उपास्य देवता.  
 'माझे आराधन । पंढरपुरीचे निधान ।'—तुगा ८२१. [ सं. ]

**आराधना**—स्त्री. १ आराधन पहा. २ ब्राह्मणभोजन; संन्यासी  
 समास्थिस्थ झाल्यावर त्याच्या वर्षेभ्राह्मणांच्या दिवशी प्रतिवर्षी प्रथम  
 श्राद्ध करून मंतर ब्राह्मणपूजन, त्यांच्या तीर्थांचे पूजन, ब्राह्मणभोजन  
 इ० करावयाचा विधि. संन्याशाच्या पुण्यतिथीचा समारंभ. [ सं. ]

**आराधी-ण, (विप्र) आराधी-ण**—प.स्त्री. १ आराधना कर-  
 णारात्री. २ (विशेषतः) देवीचा पुजारी ण, भक्त; खंडोबाचा भक्त. ३  
 खंडोबाच्या, देवीच्या नांवांने भिक्षा मागणाऱ्यांची एक जात. ४  
 भोळाईचे भक्त; नपंसक; पंड. [ सं. आराधी-थिनी ]

**आराधुरा**—पु ( व. ) १ सारासार विचार. 'काही आराधुरा  
 न पाहतां टाकली आडांत उडी' २ भीड—मुरवत. [ आरा=चाकाचा+  
 धुरा=चू ]

**आराध्य, आराधनीय**—वि. १ पूजा किंवा भजन कराव-  
 यास योग्य. २ ज्याची खुशामत किंवा चाकरी करावयाची तो.  
 ३ ज्याची प्राप्ति करून घ्यावयाची ती वस्तु; संपादनीय गोष्ट.  
 'मोक्ष दुराराध्य कोर होय ।'—ज्ञा ११.९९. [ सं. ]

**आराध्यदेवता-दैवत**—स्त्रीन. कुलस्वामिणी—स्वामी, कुल-  
 देवता; कुलदैवत; उपास्य देवता. [ सं. ]

**आराध्य-ब्राह्मण**—पु. तैलंगांतील शैव ब्राह्मण; यांच्या  
 गळ्यांत जानवे असून लिंगाकृति प्रतिमा असते. हे भस्म व ह्दाक्ष  
 धारण करतात. मद्रास इलाखा व द. हैद्राबादकडे यांची विशेष वस्ती  
 आहे. **आराध्यलिङ्ग**—न. उपास्य दैवत; पूजनीय देवता. 'स्वजन-  
 वनचंदना । आराध्यलिङ्गा ।'—ज्ञा १०.३. [ सं. ]

**आरापारा**—क्रि.वि. (राजा.) तुरळक; विरळपणे; इकडे  
 तिकडे. 'येदा या आंब्यावर आंबे आरापारा धरले आहेत, दाट  
 नाहीत.' [ अरत्र+परत्र; अर=इकडे+पर=तिकडे ]

**आरापुढा**—पु. (ना.) शरीराची टेवण, बांधा; आंगळट ( आरा  
 व पुढा हे चाकाचे भाग आहेत ) [ आरा=चाकाचे उभे लांकूड+पुढा=  
 नाभि ]

**आराब**—न. (गो.) एक वाद्य; ताशा [ अर. फा. रबाब=  
 तंतुवाद्य ? ]

शको. १. ३५

**आराब-बा**—१ पु. अराबा पहा. २ ( व. ) घोंटाळा; गोंधळ;  
 रगाडा; मांड; पसारा. 'लमाचा आराबा पडला.'

**आरावाय**—स्त्री. ( गो. ) मध्ये लुडलुड करणारी स्त्री.  
**आराम**—पु. ( जरतारी धंदा ) विवक्षित अंशापर्यंत (तारेस )  
 उष्णता देणे; यामुळे तारेस झिलई येते.

**आराम**—पु. १ विश्रांति; विसावा; आनंद. 'ज्याचा आराम  
 मजमाजी.'—एभा ११.७८८. २ दुःख किंवा आजारपासून मुक्तता;  
 स्वास्थ्य; सुखरूपता. 'दौलतीने तबियत आराम झाल्याची नवाबास  
 मजर पाठविली'—रा०.१२०. ३ बाग; उपवन; उद्यान; क्रीडाभुवन.  
 'आगम निगमांचा कल्पद्रुम । की सकळ विद्यावल्लींचा आराम ।'  
 —जै १.५७. [ सं. आ+रम; फा. आराम ]—वि. विश्रांति घेणारा  
 ( अशुद्ध प्रयोग ). ४ ( संघ व्यायाम ) एक आज्ञा. ( इ. ) स्टॅड  
 इस्ती=हात खाली सोडून, दोन पायांत एक फूट अंतर ठेवून तांत उभे  
 राहणे. —संख्या ७. **खाना-पु.** १ विश्रांतिस्थान; शेजवर. २  
 अठरा कारखान्यांपैकी एक कारखाना. [ फा. ] **रतुर्ची**—स्त्री. जिच्यावर  
 निजतां येईल अशी कापड किंवा वेत बगेरे लावलेली खुर्ची; ( इ. )  
 इस्तीचेअर. 'तो आरामखुर्चीवर स्वस्थ पडून होता'—ना०कृ २.

**आरामशीर**—वि. सुखदायक; प्रशांत; सुखावह; स्वस्थता,  
 हुपारी देणारा, आणणारा, ( शोष औषध, पच्यपाणी वगैरे ); सुख-  
 दायक; आनंददायक ( रस्ता, वाहन वगैरे ). [ फा. ]

**आरारूट**—न. ज्यापासून पौष्टिक मैदा तयार करतात असे एक  
 झाड व कांदा. आरारूटचे झाड साधारण हळदीसारखे असते. या  
 झाडाच्या कांदापासून बलक काढतात व त्यापासून तवकीर तयार  
 करतात. ते हळके व पहज पचण्यासारखे असल्यामुळे लहान मुलांस व  
 आजारी माणसांस देतात. तवकील पहा. [ इ. ]

**आराव**—पु. शब्द; आवाज; पक्ष्यादिकांचा गलबला, ध्वनि;  
 गर्जना. 'अमररत्नेचि भरावे तै नभ बहु न मानवाऽरावे ।'—मो  
 विराट ५.७५—मो भीष्म ९.२२. [ सं. आ+र=आवाज करणे ]

**आरावण**—पु. ( गो. ) लमांत नारळ चंदन, तांदूळ, खण  
 वगैरे घालून वराबरोवर मिरवणुकींत एक नोकर डोक्यावर बेज्ज  
 नेतो ती बांधूची दुर्दडी. या दुर्दडीत शिवाय बध्गुही वरास शास्त्रीय  
 विधिसाठी लागणारे सामान असते. [ सं. आहण=भूषण, अलं-  
 कार; म. अहेर ]

**आरावणे**—क्रि. ( गो. ) आटोक्यांत आणणे.  
**आरावणे**—क्रि. हातपाय ताणून निजणे; अहारणे. आरणे पहा.

**आरास**—आरास पहा.

**आरासार**—पु. आवरसावर; आवराआवरी; ( सामान बगैरे )  
 थोडक्या जागेंत नीटनेटके लावून ठेवणे. [ आवरासावरचा संक्षेप ]

**आरिख**—वि. १ ऋषिप्रणीत; छांदस; वैदिक. 'पुराणिचे  
 आरिख बोल'—दाव १७. २ छांदिष्ट; आपे; अव्यवस्थित. 'जेवि

कांते बाळ अज्ञान पंचवार्षिक । जडबुद्धि केवळ आरिख । '—स्वादि ४.४.४२. ३ बोंबंड; अमंस्कृत. 'तां आरिखा शब्दांमाझारी । चातुर्य बोलां ते पुरी । स्वाक्षरं सुखाबाहेरी । पडो नेदी ।'—ज्ञाप ७९२. [ सं. आर्ष ]

**आरिखा**—पु आरसा पहा. 'आत्मा आत्मसुख देखे । आरिखां जिये ।'—अष्ट २.६. 'न दिमेचि पाहतां आरिखा ।'—शिक १८.७४. [ आरसा अप. ]

**आरी**—स्त्री. १ चांभाराचें हत्यार, यानें कातड्यास भोंकें पड तात. अरी पहा. २ चाकाचा भाग. आरा पहा. ३ करवत. आर पहा. ४ निर्माण वृक्ष; बेल्या खर; अराटी पहा. 'लागले आळवीचें रान । आरीबोरीचें दारण ।'—वसा ७. —एपु ४५. [ सं. आरि ] ५ (तंतु-वाद्ये)सतार बंगरेची तार भोंपण्यासाठी एक बतार टंकण्यासाठी एक हस्तीमंती फणी. ६ (क.) कोंबड्याच्या डोक्यावरील तुरा. 'ह्या कोंबड्याक आजून आरी देखूळ फुटांक नाय ।' [ आर ]

**आरीफ**—वि. जाणता; सूझ. 'विशेष दिहावें तरी महाराज साहेब आरीफ अमंती ।'—रा ८.७ [ अर आरिफ=जाणता; शहाणा ]

**आरीबांगी**—स्त्री. १ आरी, बोरी यांमराखी विशेषतः कांटेरी व फुलांम वास नसलेली झाडे. आगी अर्थ ४ पहा. 'नंदनांचे संगतीवरी । खुवास होती आरीबोरी । त्यांत देवद्विज वंदीती शिरी । तेवी साधकां करी सत्संग ।'—एआ २९.२५२. २ (सामा.) बोरोचें झाड; बोरीबरोबर आरीचाहि निरर्थक उळख येतो. 'आरी बोरी रुई फारली ती शीघ्र आण । जवळि राखण मांडा ।'—वसा ७. [ सं. आरि+बोरी; किंवा बोरी द्वि. ]

**आरीयत**—स्त्री. शरम. 'गुदस्तां दादासाहेब पुण्याजवळून आले; परंतु पुणें पाहिले नाही हे आरियत मातुधीस फार आहे. '—मदवा १.६२. [ अर. फा. आर्=लाज ]

**आरु**—आर पहा.

**आरुता**—स्त्री. योग्यता. 'म्हणोनि लोटिला ऊर्ध्व चरणी । आरुता नाही स्वर्गमुवर्णी ।'—कथा ३.७.३२. अरुता पहा. [ सं. अर्हता ]

**आरुता-ती-ते**—क्रि.वि. अलीकडे; जवळ; अगोदर; इकडे. अरुता, अरुता पहा. 'बहिळी गे धामे । बालावी आरुती ।'—शिशु ८२९. 'तंव ध्यानस्थ होते पशुपती । दोजे उभी असे शक्ति । खुणा-वृत्ति म्हणे ये आरुती । नारद देवो ।'—कथा ३.९.९. [ सं. आरात्-अर=सांनिध्य ]

**आरुवार-ळ**—अरवार पहा. 'दीराबन्नी शेपाचा आरुवारी ।'—कृमुरा ६.६८.

**आरुष**—वि. (प्र.) आर्ष; छांदस्; वैदिक. १ असमंजस; असंबद्ध; वेडीवाकडी; गांढळ; बोंबडी; रक्ष; छांदिष्ट; पोरकट; अज्ञानी (वाणी, बोल, भाषण, कृति वगैरे). 'ते माझे मन्हाटे

आरुष बोल । सदगुरूं केले सखोल ।'—एमा १६.७. 'माझ बोलणें आरुष अत्यंत ।'—रावि १.२. २ मंद; मख; अजागळ; रक्ष, गोसावड्यासारखा. 'या आरुष नामांचा चाळा । घेऊनि गजती वेळोवेळां ।'—एमा ५.४१२. [ सं. आर्ष ]

**आरुसा**—वि. टोंकदार. [ आर+सा (सहस्र) ] **०करणें**—क्रि. (चांभारी धंदा) दोन्याचें टोंक वारीक करणें. —पु. जुंणगीस ज्या कड्या असतात त्यांस बांधणारा सळ किंवा वादी. अरोसा पहा. [ आर.; तुल० का. आर=जुंणगी ]

**आरुढ**—वि. चढलेला; वर बसलेला—गेलेला; आरोहण केलेला. (कि० हांणें). 'जरी संग्रामारुढ आहे । जाहल्यें आम्हीं ।'—ज्ञा ८.३०. सामाशब्द-अनुभवारुढ=अनुभविक; इंद्रियारुढ=इंद्रियांच्या योगांन जाणीव झालेल्या; अधिकारारुढ; गर्वारुढ, पदारुढ; विषयारुढ; ज्ञानारुढ; संग्रदाय-धर्म-योग-राज्य-स्थान-काम-क्रोध-लोभ-शांति-कर्ण-जिव्हा वगैरेवर आरुढ [ सं. आ+रुह्=आरुढ ]

**आरुढणें**—क्रि. १ आरुढ हांणें; वर चढणें; वर बसणें; स्वार हांणें. 'असो हें जमागीं जयांचा भेदारा । ते राऊंत आरुढिले ।'—शिशु १.३८. 'आरुढटें वीरवर नारायण नंदन ।'—एपु ३०९. २ (ल.) लोकांच्या तोंडीं अमणें, बत्रा हांणें; बोभाटा हांणें; [ सं. आ+रुह्=वाढणें ]

**आरें**—पु. १ कानटांकांतील एक दक्षिणी लोकांची जात. दक्षिणेकडे मराठे जातीनां आरें हें उपपद लावतात. उ० आरें-कापू. [ सं. आर्य ]

**आरें**—उद्गा. अरे: संबोधनाथी. 'आरें, जें आकारानी येतें । तें अवघेच नागोन जालें ।'—दा १८८.१८.

**आरेंकस**—(ना.) अरकस पहा.

**आरेंकसणें**—क्रि. (खा.) अरकसणें पहा.

**आरेंख-खा**—पु (प्रा.) निग्रह; संयमन, धाक; बचक; ताबा; हुकमत. [ आभरेखा ]

**आरेंखडा**—अराखडा पहा.

**आरेंखणें**—उक्ति. (प्रा.) आरेंख्यांत ठेवणें; ताब्यांत, धाकांत ठेवणें; संयमन करणें; निग्रह करणें. [ आरेंखा ]

**आरेंभेरें**—क्रि.वि. (गो.) अपत्यक्षपणें; परभारें. [ सं. भृ-भर-भेरें-भेरें द्वि. किंवा भार-वाहें अर. ]

**आरोगण-णा**—न स्त्री. भोजन; जेवण; मेजवानी; भोजन-करणें; अन्न सेवन करणें. 'आंघोळी देवें पूजा सारिली । आरोगणा सपरिवारी जाली ।'—शिशु ५७६. 'दुग्धसार घृत सुखादें । आरोगणें सारिलीं ।'—मुआदि ४२.६३. 'मग जाहली आरोगणा । स्त्री जोडली तथा मदना ।'—कथा १.११.१३३. [ का. आरोगण=खाणें; भोजन प्रा. आरोग्य=भोजन करणें, खाणें; हिं. आरोगना ] **०भूमि**—स्त्री. जेवणाथी जाणा. 'तंव रंगमाळिका देखे कुसरी । आरोगण भूमि ।'—कृ ७८.

**आरोग्ये**—उक्ति. भोजन करणे; खाणे; जेवणे. 'दोषादोष न पाहतां प्रभुवर ! आरोग्येसी चांगले।'—निमा १.५०. 'आरोग्येनी मग । बैसलसी जेसा बग ।'—तुगा १४६८. [ का. आरोग्ये ]

**आरोग्य**—न. १ निरोगीपणा; ( प्रकृतीचे ) स्वास्थ्य. २ आरोग्यशास्त्र. [ सं. ] °**विज्ञान**—न. आरोग्य राखण्यासंबंधी शास्त्र; आरोग्यशास्त्र. [ सं. ]

**आरौचक**—अरुचि, अरौचक पहा. 'कीं बाधिलेंती आरौ चकें।'—शिशु ११९.

**आरौंठा**—आरंवठा पहा.

**आरौणे**—**आरौणी**—न.स्त्री. ( ना. ) चाराच्या फळांपेक्षां थोडे लहान असणार व अंबूस—गोड स्वादाचे एक जंगली फळ.

**आरौंथा**—स्त्री. तीव्र इच्छा; उत्कंठा. अरुता पहा. 'पायांवरी डोई ठेवाया आरौथा—झाली यावी सत्ता क्षेम ऐसी।'—तुगा ३८०४. [ अरुता—आर्ति ]

**आरौप**—**आरौपण**—**ण**—पु न.स्त्री. १ लावणे; पुरणे ( वृक्ष इ० ). २ ( ल. ) चिकटविणे; लावणे; जोडणे. 'परी करितां बीजा रोपण । अंकर जाण त्या नाही ।'—एमा १३.५८३. सामाशब्द—वृक्षारौप; बीजारौप; स्तंभारौप; दोषारौप; गुणारौप वगैरे. ३ धर्म; गुण. 'शौषण उष्णारि आरौप । तेज जाणावे ।'—दा ८.५.२८. 'मना कोपआरौपणा ते नसावी ।'—राम १०७. ४ दोषारौप; गुन्हा लावणे; ठपका ठेवणे. 'जल्पती ठवूनि आरौपण ।'—दावि २८५. ५ ( अलंकार ) उत्प्रेक्षालंकार उ० 'तेजस्वितादि कारणमुळे सूर्यत्वाच; आरौप करून हा ब्राह्मण केवळ सूर्य आहे असा आरौप होतो. 'कां वक्ष्यणाचेनि आरौपे । मुखप्रति तंतु हारपे ।'—ज्ञा १८.५.४४. ६ खोटा आळ; वालंट; चुकीची समजूत; चूक. [ सं. आ-रौप् ]

**आरौपणे**—उक्ति. १ लावणे; रोपणे; पेरणे; पुरणे. 'नातरी विधिचिच्ये वाफे । सत्क्रियाधीज आरौपे ।'—ज्ञा १३.३२. 'हो कां वापी कूप आराम । वृक्षारौपण वनविधाम ।'—एमा १२.२३. 'आरौपिले बीज फळाम आले ।'—साहू ७.१५९. २ ( ल. ) चिकटविणे; अंगी लावणे, लावणे. 'तैसी इये निमैळ माळ्या स्वर्षी । जो भूनाभावना आरौपी ।'—ज्ञा १.७९. ३ हवाळी करणे; सौपविणे; स्वाधीन करणे; वर देणे. 'शब्दाप्री जिळार आरौपुनी ।'—ज्ञा १२० ४ राहणे; ठाकणे. माजणे. 'मग अधसुचि आरौपे । कुळामाजी ।'—ज्ञा १.२४५. ५ आंगेप ठेवणे; दोष देणे; ठपका ठेवणे; आळ घेणे. [ सं. आरौप् ]

**आरौपार**—आरपार पहा.

**आरौपित**, **आरौपी**—वि. १ आरौप केलेला; आरौप असलेला; ( आरौपाच्या संवे अर्थाने ) आरौप पहा. २ खोटा; वनाबट; दोंगी. ३ गुन्हेगार; ज्याच्यावर आरौप ठेवला गेला आहे

असा. 'समोर आरौपिताकरतां जागा होती.'—राणी चंद्रावती १५३. 'प्रेसअॅकटाप्रमाणे आरौपित लेखांचा नाटयट्टया विचार करण्याचा अधिकारच...कोटोला नाही.'—टि ३.३५३. [ आरौप ]

**आरौंरा**—पु. उपा; अरुण; प्रभात; प्रभातकालीन आकाशाचा वर्ण. [ इ. ] °**बोरिआलिस**—पु. उत्तरपुष्या १३डील प्रदेशांत पडणारा एक चमत्कारिक प्रकारचा प्रकाश.

**आरौशापारौशनै**—क्रि.वि. स्नान न करतां, न धुतां तसाच ( माथूस, कपडा, भांडे वगैरे ). पारौसा पहा. [ पारौसा द्वि. ]

**आरौसा**—अरौसा पहा.

**आरौह**—पु. ( संगीत ) पड्ज स्वरापासून वर निषादाकडे स्वर म्हणत जाणे. [ सं. ]

**आरौह**, **आरौहण**—पुन १ चढणे; वर जाणे; उठणे. 'सिंहासन हाईन आपण । वरि गुढ करिती आरौहण ।'—ज्ञा १३.४२४. २ ( ल. ) प्रगति; वाढ; वृद्धि. ३ आरंभ करणे; उद्युक्त होणे. 'चढते प्रेमाचे भरते । ते नावेक आवरोनि चिंते । पुढील कथा निह पणाते । कर्ण निश्चिते आरौहण ।'—एमा १.१७९. [ सं. आ+रूह=वाढणे, चढणे ]

**आरौही वर्ण**—पु. ( संगीत ) पड्जापासून निषादाकडे वर गत जावयाचे स्वर [ सं. आरौही+वर्ण ]

**आरौळी**—स्त्री. १ जोराची हांक; ललकारी. अरौळी पहा. ( क्रि० टोकणे; मारणे ). २ मोठ्याने ओरडणे, गर्जणे; गर्जना करणे. 'बाळे चरफडतां देवे जाळीं । आरौगेनि दे आरौळी ।'—एमा ७.६००. [ सं. आ+रू=आवाज करणे ] म्ह० अस्वला आधीं आरौळी—संकट येण्यापूर्वीच त्याबद्दल गाजावाजा करणे. 'सरकारने आपले नवे धोरण जाहीर करण्यापूर्वीच अस्वलाआधीं आरौळी या न्यायाने जनतेने आपल्या गाऱ्याप्यांची दाद सरकारपुढे मांडली पाहिजे.'—सास २.२३८.

**आरौळी**—स्त्री. १ कणीक व हरभऱ्यांचे पीठ एकत्र करून त्यांत तूप व मीठ घालून, साखर, बेलची इ. घालून तितून ते भजाप्रमाणे तडून करतात. —गृशि ३९. २ गाखर; निखाऱ्यावर भाजलेली जाड पोळी. ३ चांदरी, पानगी; अरौळी. [ अहार=निखारा+पोळी ]

**आरौते**—अरुता—अरुते पहा. १ पुर्वी; अगोदर. आरुता पहा. 'पे चंद्रोदया आरौते । जयांचे डोळे फुटनी असते । ते काउळे केवी चंद्राने । बोलखती'—ज्ञा ४.२४. २ अलीकडे; या बाजूला. 'चौघे शापुनि केले परते । कनिष्ठा पाचारिले आरौते ।'—सुआदि १९.१०२. ३ शिबाय; विना 'जसे कल्यांतीचे भरिते । स्थळ जळां दोहीते । बुडविल्या आरौते । राहूचि नेणे ।'—अमृ ४.११. —वि. अपुरे; कमी. 'तो काय बोलोनि दाखवूं आतां । बोलणे बोलतां आरौते पडे ।'—निगा १९६. [ सं. अर=साक्षिण्य; आरात=निकट ]



**आर्क**—१ बालेकिला. —रा १.१९४. अर्क पहा. २ कमान. [ पोतु. आर्क; इ. आर्क ] **आर्का घालीत वचरणे** ( जाणे )—( गो. ) वाकडे तिकडे जाण; मिगित जाणे.

**आर्क लाइट**—पु. ( फोटो. ) काळोखाच्या वेळीं विशेषतः पावसाळ्यांत ज्या प्रकाशांत फोटो घेतात तो प्रकाश. हा विद्युत्जन्य आर्क नांवाचा विशिष्ट प्रकाश कर्बापासून घेण्यांत येतो. [ इ. आर्क+लाइट=प्रकाश ]

**आर्कारी**—स्त्री. ( गो. ) ( वहाणेचा ) थोरला ( पहिला ) पट्टा. ( तळास शिवण्यांत घेणाऱ्या वक्राकृति दोन पट्ट्यांपैकी अलीकडचा पट्टा ) हा दुसऱ्यापेक्षा रुंद असतो. शोभेसाठीं कोठे कोठे या पट्ट्यावर एक अगर तीन गुंड्या बसवितात.

**आर्गळा**—स्त्री. अडसर; अगळा पहा. ' आपोआप वेड्या तुटल्या शूखळा । बंदाच्या आर्गळा कुलपे कोडे ॥ '—तुगा १०.

**आर्गुमास**—न. ( गो. ) कात, गूळ वगैरे घालून तयार केलेला जुना. [ पोतु. आर्गुमास ].

**आर्चकोन**—कमानाचे बगड; आचकोन पहा. ' कमानाची जाडी ३ फुटांपेक्षा अधिक असल्यास आर्चकोन कमानाच्या पूर्ण जाडीचे पाहिजेत. '—तपशीलपत्रके ( म्यारट ) ४७. [ इ. आर्च=कमान ]

**आर्चलॅम्प**—( सिनेमा, फोटो ) विशिष्ट वस्तूवर तीव्र प्रकाश पाडण्याचा ( फोकसिंगचा ) दिवा. [ इ. ]

**आर्जल**—भरजल पहा.

**आर्जव**—न. १ सरलपणा; ऋजुता; प्रमाणिकपणा; साधेपणा; भवेपणा. ' तैसे प्राणिमात्रीं सौजन्य । आर्जव तें । '—ज्ञा १६.११३. **शक्ति**—सभयपणे किंवा नम्रपणे वागण्याचा गुण; चांगली रीत-भात; सौजन्य; कुलीनता. [ सं. ऋजु—आर्जव ]

**आर्जव**—नस्त्री. १ स्तुति; विनंति; सेवा; उपासना; मनधरणी. ' कैसै याचें आर्जव फळेल । '—गुच. ९.२२. २ ( ल. ) खुशामत; शुंकी झेलणे; हांजी हांजी करणे. ' आर्जव वाटल त्यानें वाटल त्याचें करावें. तें करण्याची सनद अगर हक्क कोणी कोणास द्यावा लागत नाही. '—टि ३.१६७. ' त्यास योगक्षेमाविषयी कोणाचें आर्जव न पडे तें करावें. '—मराआ ११. ' तो ( चाशीराम ) प्रथम कांहीं दिवस सरकारदरबारांत जाऊन मुत्सद्दी मंडळीचे आर्जवांत असून उमेदवारी करून पोट भरित होता. '—चाशीराम—ग्रंथप्रवेश. ( कि० संपादन ) . [ फा. आर्झ ] **शक्ति**—स्त्री. १ सेवा; खुशामत, आर्जव करण्याची शक्ति; हांजीखोरपणा. ' मी म्हटारता झालों, व माझ्या अंगांत आतां आर्जवशक्ति नाही. ' **संपादन**—न. ( अशुद्ध प्रयोग ) मनधरणी; हांजी हांजी; खुशामत. ( कि० करणे ) .

**आर्जवघिणे**—उक्ति. आर्जव करणे; खुशामत करणे; हांजी हांजी करणे; आर्जव करून प्रसन्न करणे; मिनतवारी करणे. [ फा. आर्झ; तुल० सं. आर्जव ]

**आर्जवी**—वृ—वि. १ आर्जव करणारा; आर्जवांत राहणारा. २ खुशामत करणारा; हांजीखोर. ३ आर्जवासंबंधी.

**आर्जू**—स्त्री. इच्छा. ' बल्की मागील फडचे व पुढें स्वच्छता व्हावी ऐसी कल्याणारव यांची आर्जू '—रा ७. खलप २.१८. —वि. इच्छा करणारा; इच्छु; आर्जूमंद. ' शोहजवालाही फार आर्जू आहे कीं ग्वाल्हेर घेऊन माझा सुदख सोडून द्यावा. '—मदबा १.१९०. [ फा. आर्झ ]. **०मंद-वद**—वि. आर्जू; इच्छु; उत्सुक. ' फराशीस सर्का-राशी दोस्ती करण्यास वकील पाठवून बहुत आर्जूमंद '—ख ७.६. ६६. ' अगोथर कांहीं आर्जूवद नव्हतो व पुढें ही आम्ही होत नाही. '—रा ६.६०५ [ फा. ]

**आर्जा**—स्त्री. मनधरणी; आर्जव. ' तैथील अमीर आमची आर्जा करितात. '—रा ३.४२८. [ फा. आर्झ ]

**आर्तिकल**—न. १ वृत्तपंतील किंवा मासिकांतील लेख. ' आर्तिकलची मर्यादाहि भरत आली. '—आगर ३. १४२. २ नियम; करार; सॉलिसिटर व्हावया करतां करावा लागणारा करार. ३ वस्तु. ४ उपपद. [ इ. ]

**आर्तिकलस ऑफ अॅसोसिएशन**—न पु. ( कंपनी कायदा ) कंपनीचे नियम, शर्ती; कलमबंधी. [ इ. ]

**आर्तिकरी**—स्त्री. तोफा; तोफखाना. [ इ. ]

**ऑर्डर**—स्त्री. १ व्यवस्था; क्रम; परंपरा. २ बंदोबस्त; ठाकटिकी; जम. ३ आज्ञा; हुकूम. ४ ( व्यापारी ) मागणी; मागणीची नोंद. ' कित्येक व्यापाऱ्यांनीं विलायती मालाच्या दिलेल्या ऑर्डरी रद्द केल्या. '—के ३१.५.३०. **०नुक**—न. आज्ञापुस्तक; कार्यक्रमाचे पुस्तक; मागणीवही. [ इ. ]

**ऑर्डरी**—पु. लष्करी अंमलदारास लष्करखात्याकडून तैनाती करितां दिलेला फौजी नोकर; हुजऱ्या; ( अप. ) अडली. [ इ. ]

**ऑर्डिनन्स**—पु १ शासन; कायदा. २ वटहुकूम. ' ऑर्डिनन्स प्रसिद्ध करून वृत्तपत्रांची मुस्कटदावी करण्यांत आली. '—के १७.६.३०. [ इ. ]

**आर्त**—स्त्री. १ उत्कंठा; आतुरता; तळमळ; इच्छा. ' पाहे पां श्रीशंभूची प्रसन्नता । तया उपमन्युचिया आर्ता । काय क्षीराब्धि दूधभाता । दंडजेचिना । '—ज्ञा ५ ११. ' अथ दुर्लभ जो पदार्थ । त्यावरी सकळांचीही आर्ता । '—मुआदि ४.१५०. —वि. १ रोगी; आधिच्याधिप्रस्त. २ दुःखित; पीडित; द्रस्त. ' नातरि आर्ताते स्पर्शिजे । अळमाळु । '—ज्ञा १३.२८७. ' भीष्म द्रोणासि म्हणे आला कीं आर्तेशब्द हा कार्नी । '—मोभोष्म ५.५५. ३ आतुर; उतावळा. सामाशब्द—कार्मात; शुधात; रोगात; तृषार्त वीर. [ सं. ] **०बंधु**—पु. दीन बंधु; पीडितांना संकटांतून सोडविणारा. ' आहकं गा आर्तबंधू । निरंतरकारुण्यसिधू । '—ज्ञा १४.३. **०भूत**—वि. उत्कंठेनें पीडिलेला; खंत घेतलेला; आर्त झालेला. ' पत्रिका देखोनि कृष्णनाथ । श्रवणाथी आर्तभूत । '—एफस्व ३.५३. **०साधु—अभिमानी**—वि

दीनांना दयाळु; दुःखितांचा परामर्ष घेणारा; आर्तबंध. ०स्वर—पु. दुःखितांचा आक्रोश; दुःखाची आरोळी; संकटाच्या वेळची हाक.

**आर्तक**—वि. उत्कंठित असणारा; आतुर असलेला. 'अहो ऐका भाविक । संत आर्तक मुमुक्षु ते ।'—निगा १५२. [ सं. आर्त ]

**आर्तव**—पु. स्त्रियांचा विटाळ; खीरज; शोणित. —वि. विटाळासंबंधी. जसे—आर्तवदोष=प्रदर, धुपणी वगरे विटाळासंबंधी रोग. [ सं. ऋतु ]

**आर्तवंत**—वि. उत्सुक, आतुर. 'धावित्रले लहानथोर । आर्तवंत पहावया ।'—मुआदि २८५४. [ सं. आर्त ]

**आर्ता**—क्रि. अलीकडे; इकडे. अरता पहा. 'देव पर्ताचि आर्ता ।'—दावि ४१३.

**आर्ति**—स्त्री. १ दुःख; पीडा; उपद्रव. 'जयाचि आर्तीचि भोगित । विपर्यां त्यजिले संत ।'—ज्ञा २.१७०. २ उत्कट इच्छा; आतुरता. 'कीं गोपिकांची पुरवावया आनी । मी झालों श्रीपती कामारा ।'—एभा १६.३१८. 'तुका म्हणे तरी सज्जनांची कीर्ति । पुरवावी आर्ति निर्बळाची ।'—तुगा १९०३. [ सं. आर्ति ]

**आर्तिक**—वि. इच्छा करणारा; इच्छाळू; सकाम; लोभी. 'मग तो म्हणे स्त्रियेकारणें आर्तिकु नरु काय न करी ।'—पंच ४.७. [ सं. आर्ति ]

**आर्ता**—क्रि. (चि. गो.) अलीकडे; जवळ; अगोदर. अरता पहा.

**आर्थ**—वि. १ अर्थासंबंधी; विषयासंबंधी; वाच्यार्थासंबंधी. शब्द याच्या उलट. २ अभिप्रेत; ध्वनित; गर्भित. [ सं. अर्थ ]

**आर्थिक**—वि. १ आर्थ पहा. २ अर्थशास्त्रानुसार. (इं.) इका नॉमिक. अर्थशास्त्र पहा. ३ संपत्तीच्या आयक्यासंबंधी; नक्या-तोडघासंबंधी; सांपत्तिक. द्रव्य, धन यासंबंधी (इं.) फायनॅन्सअल. 'सुधारणाकायशांत आर्थिक स्वायत्तत्तेचा मागणूसहि नव्हता.'—के १८.६.३०. 'आर्थिक स्वरूपाची (फायनॅन्स) विले मात्र समग्र समेच्या कमिटीकडेच जावी लागतात.'—पार्लमेंट ९०. [ सं. अर्थ=द्रव्य ]

**आर्द्र**—वि. ओला; आंबट ओला; दमट. मिजलेला. सामा-शब्द—दयार्द्र; प्रेमार्द्र. इ० [ सं. ]

**आर्द्रक**—न. आलं; ओली सुट. [ सं. ]

**आर्द्रता**—स्त्री. १ ओलेपणा; ओलावा. २ (पदार्थविज्ञान) हवेतील दमटपणा. (इं.) ह्युमिडिटी. ०दृशक—पु. (इं.) हायप्रॉ-स्कोप. ०मापक—न. हवेतील आर्द्रता मापण्याचें यंत्र; (इं.) हायप्रॉमीटर. [ सं. ]

**आर्द्रा**—स्त्री. सत्तावीस नक्षत्रांपैकी ६ वें नक्षत्र; [ सं. ]

**ऑर्फनेज**—न. अनाथबालगृह; बालाश्रम; संगोपनगृह. [ इं. ऑफन=पोरका, अनाथ मूल ]

**आर्म**—न. १ शस्त्र; हत्यार; चिलखत. २ हात; बाहू. ०चेअर—स्त्री. हाताची किंवा हात असलेली खुर्ची. [ इं. ]

**आर्मा**—स्त्री. सैन्य; फौज; लष्कर. [ इं. ]

**आर्य**—पु १ एक मानववंश; (इं.) आर्यन्. २ वैदिक; प्राचीन वैदिक ऋषींनी, ब्राह्मणांनी प्रस्थापित केलेल्या देवतांची उपासना करणाऱ्या जातीस हे राष्ट्रवाचक नांव होते. याच्या उलट अनार्य; श्रेष्ठ; विद्वान्; आदराई माणूस; कुलीन; सदाचारी माणूस. ३ मद्रास इलाख्यांतील पत्तर ब्राह्मणांची विशिष्ट जात. [ सं. आर्य ]

**आर्य**—वि. १ कुलीन; श्रेष्ठ; सभ्य; मान्यवर; वडील. 'परमोदार वृकोदरभुज यथा देवतील शीघ्र आयति ।'—मोसभा १.८६. 'सौमित्रे मजविपर्यां तु आर्थेप्रार्थना करी कांहीं'—भक्तमयूर केका ११४. २ आर्य लोकांना शोभणारे (वर्तन, वागणूक इ०); ३ यथोचित; युक्त; लायक; योग्य. जसे—आर्थवेप; आर्थधर्म. [ ४ आर्यासंबंधी; आर्यांची. जसे—आर्थभाषा; आर्थदेश. ५ मोठ्या माणसाना आदर्थां वापरतात; बहुमानसूचक पदवी. 'आर्या, राजा कोटें बाधे तददर्शनेचि मी माते ।'—मोर्कण ३९.४९. 'पुण्यास पेशव्यांच्या दरबारीं असलेला पदवधेनांचा वकील बाबा काळे आपल्या पत्रव्यवहारांत परशुरामभाऊंना 'आर्य' शब्द योजी.'—खरे ५२८५. व ५२९८. [ सं. ]

**आर्यन्**—आर्य पहा. —वि. (भाषा, समाजशास्त्र) १ आर्य भाषा, लोक वगैरे संबंधी; आर्थवंश्य; आर्थपरंपरेतील. २ आर्य भाषा वंश; याला इंडोयुरोपियन किंवा इंडोजर्मानिक म्हणतात. संस्कृत, संद, पार्शी, ग्रीक, लॅटिन, केल्टिक, ट्युर्कनिक आणि स्लॅव्हॉनिक या भाषा आपल्या अर्वाचीन पोटभाषांसह आर्यन् भाषेत समाविष्ट केल्या जातात. ३ आर्य मानववंश; आर्य भाषा बोलणारे लोक यांत येतात. हिंदी लोक, इराणी, ग्रीक, रोमन, इंग्रज, फ्रेंच, जर्मन, स्कॅडिनेव्हियन्, स्पॅनिश, केल्ट व स्लाव्ह हे प्रमुख लोक या आर्यन् महावंशांत येतात.

**आर्यपुत्र**—पु. श्रेष्ठ, थोर माणूस (संस्कृत नाटकांत नवऱ्याला संबोधितात). 'आतां आर्यपुत्रापुढे स्वतां केलेली कांहीं कविता म्हणून दाखीव.'—कर्म ३०. [ सं. ]

**आर्यभाषा**—स्त्री. १ आर्यभाषावंशातील भाषा. २ संस्कृत भाषा.

**आर्यव्रत**—न.आर्यांनी घालून दिलेले आचार;नियम;कौलिन्य;सदाचरण (शरणागताची उपेक्षा न करणें, दीनांवर दया करणें इ०). 'आतां यांही आर्यव्रत कैमें जीविताथे सोडावें ।'—मोडयोग ४. ७६. [ सं. ]

**आर्यसमाज**—पु. स्वामी दयानंदसरस्वती यांनी स्थापन केलेला, वेद मानणारा धार्मिक पंथ. हा हिंदुस्थानांतील एक महत्त्वाचा ऐकेश्वरी पंथ आहे. आधिभौतिक, आध्यात्मिक, सामाजिक वगैरे बाबतीत मनुष्यजातीचे कल्याण करावे हा याचा उद्देश आहे. हा संप्रदाय जातिभेद मानीत नाही. हिंदु संघटनेच्या कामी याने अलौकिक काम केले आहे. [ सं. ]

**आर्या**—स्त्री. १ ऋष, आदरणीय स्त्री; स्वाध्वी स्त्री ( सि. ) आर्याणी=पडदानशीन स्त्री. ' चाले देवी ( द्रोपदी ) जीचा केवारी देवदेव ती आर्या । '—मोस्त्री २.३. २ एक वृत्त, छंद; आर्येच्या प्रत्येक अर्धात साडेसात मात्रागण असावेत. त्यांत विषमस्थानी ज गण नसावा आणि पष्ठस्थानी ज गण किंवा न गण यावा हा सामान्य नियम आहे. आर्या, गीत, उपगीति, उद्गीति आणि आर्यागीति असे आर्यावृत्ताचे पांच भेद आहेत. यांतील प्रथम आर्या हा वृत्तप्रकार संस्कृत असून मराठीत हें वृत्त क्वचित येते. आर्या नांवाचे जे वृत्त मराठीत आहेत ते वास्तविक गीति आहे. मोरो पंत यासच आर्यावृत्त म्हणतात. ' शोभा आर्यावृत्ते आली मुध्नील यासि कवि कोटी । '—मोमीधम १२. ७९. पहिल्या व तिसऱ्या पादांत १२ मात्रा, दुसऱ्यांत १८ आणि चौथ्यांत १५ असे वास्तविक आर्यावृत्ताचे लक्षण आहे. ' गीति ' पहा. ' आर्या आर्यासि रुचे ईच्या टायी जती असे गोडी । आहे इतरां छंदी गोडी परि यापरीसती थोडी ॥ '—मोस्कुटआर्या. **आर्यागीति**—स्त्री. या वृत्ताच्या पहिल्या व तिसऱ्या चरणांत १२ मात्रा असून दुसऱ्या व चौथ्या चरणांत २० मात्रा असतात. उदा० सत्यप्रतिज्ञ भीमस्तुतिपावि बंधु कंठकोहितपाने। मारी बरिण-सुत जो मुनि विश्वासिन तत्र कीर्ति तोहि तपाने ॥—मोर्कण ६. ३२. [ सं. ]

**आर्या ( र्य ) करणे-होणे**—क्रि. १ खाली करणे; खाली ठेवणे, पाडणे. ' आगवोटीचो जिनो आर्या कर. ' २ ( नाविक ) शीड उतरणे; शीड खाली करणे, पाडणे. ३ ( कु. ) मरणे. ' बातमी ऐकल्याबरोबर त्याने आर्या केलान्. ' ४ नाश करणे. ' भटाच्या गवताची आर्या रे । माझ्या बैलानं केल्यान. रे. [ का. आर=विश्रणे, नष्ट होणे ]

**आन्या**—फर्जीती; अन्या पहा. [ योन्या द्वि. ]

**आर्या**—पु. ( भित्री ) सोबती; मित्र. ' आमी मांआं आन्यो दांबज्यो तियाआ गोठ्याओवं ' [ सं. आर्य=मित्र ]

**आर्यावर्त**—पु. आर्यांचा प्रदेश; आजचा उत्तरहिंदुस्थान; आर्यावर्ताची प्राचीन सीमा—पूर्वे समुद्र, पश्चिम समुद्र, उत्तरेस हिमाचल आणि दक्षिणेस विंध्याचल; यामधील भाग. [ सं. ]

**आर्विह्वी**—वि. ( गो. ) अर्वाचीन.

**आर्य**—पु. मूळच्याच. अर्श पहा. [ सं. अर्श ]

**आर्य**—वि. ऋषिसंबंधी; ऋषिपणीत ( मंध, आचार, प्रयोग इ० ) ' रामयशोप्रयशर्ती क्षम जीवां जेवि आर्ये ताराया । '

—मोमीधम ५. २५. २ प्रवित्र; पूज्य; प्रमाणभूत; आधारभूत ( मंध, संप्रदाय, ज्ञान वगैरे. ) ३ ( ल. ) मंद; जड; अव्यवस्थित; मूखे; हद्दी; हंकेवोर. ४ असमंजस; अयुक्त; मूखण्याचे; फाजील ( भाषण, मत वगैरे ). ' तैसें माझे आर्ये बोलणे पूर्ण । अंगीकाराल वाटते । '—भवि १. ८१. ५ विचित्र; तऱ्हेवाईक; रुढीस धरून नसलेला. [ ऋषिकालीं संस्कृत भाषा प्रचलित असल्याकारणाने तिच्यांत नेहमी फेरबदल होत असत म्हणजे पूर्वीचे कांही शब्द व रूपे नष्ट होऊन नवीन शब्द व रूपे भाषेत येत असत. ऋषींनी आपल्या वेदग्रंथांत योजिलेले शब्द व रूपे हीं जेव्हां अप्रचलित झालीं तेव्हां त्यांना आर्य ( ऋषींनी योजिलेलीं ) असे म्हणत व असे अप्रचलित शब्द व रूपे चालू नसल्यामुळे कानाला विचित्र लागत. यावरून आर्य शब्दाचे लाक्षणिक अर्थ झाले. ] **० प्रयोग**—पु. ऋषींनी ह्छ अशा वेदग्रंथांत पाणिनीय व्याकरणाच्या नियमांना मोडून असणारे प्रयोग. **० भाव**—पु. मोळा भाव. ' परि सगुणस्वरूपे आर्षिभावार्थ । '—सप्र १. ७१. **० विवाह**—पु. त्रैवर्णिकांच्या अष्टविवाहांतील एक प्रकार, यांत मुलीचा बाप वराकडून गाय व बैल यांची एक किंवा दोन जोड्या घेऊन त्यास आपली मुलगी देतो. ' अष्टविवाह ' पहा. [ सं. ]

**आसेनिक**—असेनिक पहा.

**आन्हं**—क्रि. अलीकडे ' जया जे आन्हं पारीत । जया जे पुढे मागी तें । '—ज्ञा १५. ७५. [ सं. अर=सान्निध्य; प्रा. आरओ ]

**आल**—स्त्री. एक झाड; याच्या मुळ्यांपासून व सालीपासून तांबडा रंग काढून त्याचा कातडें, रेशीम वगैरे रंगविण्याकडे उपयोग करतात. यास सुसंगी असेंहि म्हणतात याचीं पाने मोहाच्या पानासारखीं व फुले पांढुरक्या रंगाचीं असून तीं बारमहा येतात. याचीं फळे लोणच्यांत घालतात. याची लागवड वऱ्हाड-खानदेशांत फार होत. रंगाच्या उपयोगी झाड होण्यास तीन वर्षे लागतात. मुळ्यांपासून पक्का तांबडा रंग होतो. त्याचा सतरंज्या, पासोड्या रंगविण्याच्या कामी उपयोग होतो. वऱ्हाडांत आल नांवाचे वृक्ष आहेत त्यांच्या मुळ्यापासून तांबडा रंग करतात. आलवण म्हणजे आल वृक्षापासून जो तांबडा रंग निघतो त्याने रंगविलेले कापड. अलवन पहा. [ सं. आलक्तक; हि. आल; अर. अलवन ]

**आल**—वि. ( गो. ) १ कोंबळा. ' नाल मात्सो आल आस '= नारळ थोडा कोंबळा आहे. २ मूखे; खुळा. [ सं. आर्; म. ओला तुल० प्रा. आल=केसल ]

**आलक**—पु. कपटी, लबाड मनुष्य; गुन्हेंहार. ' असे जरी आपण आलकाही । न देय येऊं पण आल कार्ही । '—साह १. ६५. [ सं. आल=कपट ]

**आलकटपालकट**—अलखट पालखट पहा.

**आलकडी**—स्त्री. ( गो. ) हालकडी पहा.

**आलंकारिक**—वि. १ अलंकारयुक्त; भूषणें, दागिने, शोभादायक वस्तु यांनीं मंडित; सुशोभित; सुंदर. २ साहित्यशास्त्रातील गुणांनीं युक्त; उपमा, रूपक, वगैरे काव्यगुणांनीं पूर्ण ( पद्य, ग्रंथ, भाषा सरणी ). ३ अलंकारशास्त्राचें ज्यास ज्ञान आहे असा ( मनुष्य ). [ सं. ]

**आलख**—पु. अलक्ष; ब्रह्म. अलख पहा. ' आलख तो सकळाहुनि वर्ता । '—दावि ३७९

**आलखणें**—क्रि. हलणें; ओघळणें. ' तो परमानंद आलखेला । '—शिगु ४१०. [ सं. आ+लख्=जाणें, हलणें; किंवा पालख द्वि; तुल० का. अलकु=हालणें ]

**आलखतीं**—क्रि. वि. अदरय; न कळण्याजोगें. ' सत्यलोकीं आलखतीं बांधिली । तैमीं अमृतें दृष्टीं पातळीं । '—दाव १७८. [ सं. अलक्षय ]

**आलखपलख, आलखटपलखट मारणें**—मांडी घालणें; अलखटपलखट पहा. ' आलख पलख मारी थवपी कमाना तीर कसुनि कस्ती । '—सला ६३.

**आलखिडी**—स्त्री. ( गो. ) आंकडी अर्थ ४ पहा. विळा, कोयती वगैरे ठेवण्याचा खाच पाडलेला एक लांकडी तुकडा. एका वाटोळ्या फळीस एक लांबट खांच पाडून त्या खाचेत कोयता ठेवतात व त्या फळीस एक आडवें भोक पाडून त्यांतून दोरी ओतून त्या दोरीनें फळी कंबरेस बांधतात. ती बांधल्यावर त्या खाचेत कोयता स्थिर राहतो. साडावर चढतेव्हा कोयता नेण्यास हिचा उपयोग होतो. एका खाचेत एकच कोयता ठेवतात.

**आलग**—न. १ अग्र, टोक. २ ( ल ) क्षेप; फेंक. ' पुढें दृष्टिचेनि आलगें. खोंचि कीं निवटी मागें । '—अमृ २.१९ [ सं. अ+लग ]

**आलगट**—वि. द्राड, कुभांडी. अलगट पहा. ' आलगाटा अन्घ्याचि नारी । नसतीच गाऱ्हाणीं आणितां । '—निगा ३५.

**आलगरजी**—अलगरजी अर्थ ३ पहा. ' कामापुरता हात वरवर कुरवाळसी । आलगरज्या काम करून कंटाळसी । '—होला ८५.

**आलटपालट—उलटापालट**—अलटापालट पहा.

**आलतड**—( गो. ) अलतड पहा. ' गोंरां आलतडीं आमा कीं पलतडी ? '

**ऑलतॅर**—न. ( गो. ) पडुडण्याची खुर्ची; आरामखुर्ची. [ फ्रं. व्होलॅटर ]

**आलपीन**—स्त्री. ( कर. ) केसांची विशिष्ट रचना. ' बाळ अलपीन राखू नको ' ' त्यानें आलपीन राखली ' [ इ. आलपीन या विशेषनामावरून ]

**आलपेडुधार**—वि. ( गो. ) वडील अगर पालक याचा दाब नसलेला; रिकामेटुकडा.

**आलंब**—पु. १ आळंबा; लंबक. २ आश्रय; आसरा; अवलंबन ' तेथेचनि आलंबें । तो तयासी न विसंबें । '—विपु ७.१२३. [ सं. ]

**आलंबेला**—अलंबेला पहा. ' सखये डुंगाररसाचे रंगे । बनली आलंबेली । '—होला ८४.

**आलंभाव**—पु. ( गो. ) मोग्ये; दूरचे नातेवाईक; अलंबतेगलंबते. उ० आलंभाव कॉलंभाव=रिकामेटुकडे माणूस. [ इ. आलं=सर्व किंवा म आला+भाव ]

**आलम**—अलम पहा. १ जग; लोक. ' रघुनाथराव विरादर असतां त्याणीं दगा केल्या; आलमशिवाय ( दुनियेविरहीत ) हे गोष्ट त्यांजकडून अमलांत आली '—ख ७.३५६६. ' संपूर्ण आलमांत जाळे कीं ... यांचीं दोस्ती होऊन टोपीकरास सजा करावी ऐसा नक्शा अला हा लौकिक. '—रा १९.९२. २ काळ; स्थिति; अंमल. ' कराराप्रमाणें फडेंच करावे, याम दिरंग त्यातून तफावत होणें दोस्तीचे आलमांत दृष्टत नाही. '—रा ५.३४. [ भर. आलम=जग ]

**आलमगिरी**—पु. ( व. ) एक अल्प किमतीचे नाणें. अलमगिरी पंसा पहा. ' मी तुला एक आलमगिरी सुद्धां देत नाही. '

**आलमारी**—अलमारी अर्थ २ पहा. ' विषयसुखाच्या आलमान्या माझ्या तीवर तपेहदा । '—पला ९३.

**आलय**—न. घर, राहण्याचे ठिकाण; निवासस्थान; वसतिस्थान; मंदिर. २ सांडा; खजिना; कोठार. सामाशब्द=दवालय; धर्मालय; संचालय. ' जें धर्मालय म्हणजे । '—ज्ञा १.८६. [ सं. ]

**ऑलराइट**—छद्म. १ सर्व ठीक; बरोबर. २ बरें तर; तसेच. —सु ४. [ इ. ऑल=सर्व+राइट=बरोबर ]

**आलयण**—अलवान पहा.

**आलयारजोडा**—पु. ( चांभागी. ) मारवाडी जोडा ( साध्या घाटाचा ). [ अलवार नांवाच्या गांवावरून तेथील घाटणीचा जोडा ]

**आलवाल**—न. आळें; पाणी राहण्यासाठीं झाडाभोवतीं केलेला खळगा; ' आलवाल न भरितां जळें । सुरतरू ओपी इच्छिलीं फळें । '—मुआदि ३०.१३०. [ सं. ]

**आलस, आलस्य**—पु.न. आळशीपणा. आळस पहा. ' सर्वत्रिया जाडय । मनामार्जी मौढ्य । माल्हाती दाढ्ये । आलस्यार्चे ॥ '—ज्ञा १४.१७९. [ सं. ]

**आलव्हीस**—स्त्री. ( गो. ) आनंदप्रसेगीं देतात ती चिरीमिरी किंवा तप्रीफ. [ पोर्तु. आलव्हिस् ]

**आला**—मक्रि. येणें याचा भूतकाळ; आगमन झालें-केलें. [ सं. आगत; प्रा. आअअ; आल ]. **ओगला-भला**-वि. १ येणारा जणारा. २ ( ल. ) प पाहुणा; अतिथि-अभ्यागत. ' त्याच्या घरीं आल्यागेल्याची वंदळ फार, तरी कंटाळा नाही. ' **आल्यागेल्याचें घर**-ज्या ठिकाणीं नेहमीं पाहुणे देतात तें घर. म्ह० १

आलागेला गोसावी दाढेल; दिला. ० ( कर. ) आलाभला भावका-ईला टोला=एकाच माणसाला काम सांगून अथवा बोलून बोलून

सतावणे या अर्थी. ० दिवस—किंवि. खंड न पडतो; दररोज; प्रत्येक दिवशी; जो दिवस येतो त्या दर दिवशी. 'मुद्रीत घरी आल्यापामून हा आला दिवस खेळतो आहे.'

**आला**—वि. अत्युच्च; सर्वश्रेष्ठ. 'प्रस्तुतचा रंग तर असा दिसतो जे आला व अद्भुत खाविदापार्शी बराबर.'—रा ५.९. [अ. आला=श्रेष्ठ] ० **दुर्जा**—पु. (ना.) उत्कृष्ट, सर्वोत्तम स्थिति. ० **हज्रत**—पु. सर्वश्रेष्ठ स्वामी. हैद्राबादच्या निजामाला त्याची प्रजा या नांवाने संबोधितात. [हज्रत=स्वामी]

**आलात**—पु. कोलीत; जळते-पेटलेले लांकूड. अलात पहा. ० **चक्र**—न. कोलीत वाटोळे फिरविले असतां दिसणारे चक्र, कडे. 'आलातकर्मीचा निर्धार। अग्नि सत्य मिथ्या चक्र।'—एभा १३. ५५.१. [सं.]

**आलाप**—फ. पु. १ बोल; बोलणे; भाषण. 'त्याचिचे वाचेचा टाई। कृष्णवीण वार्ता नाही। आलापु जितुका काही। तो तद्विपर्याक जयांचा।'—रास २.६७२. २ परस्पर भाषण—बोलणे; संभाषण; चर्चा. 'दैत्य मिळोनिया सकळीं। आलाप मांडिला पाताळीं।'—कथा ४.१३.४९. 'परी हे प्रासंगिक आलाप। आतां असतु न बोलों संक्षेप।'—ज्ञा ७.४४. ३ वर्णन; गोष्ट; कथा. 'जयांचिचे वाचे माझे आलाप। दृष्टी भोगी माझेचि रूप।'—ज्ञा ९.४४५. ४ गाण्यांतील—संगीतांतील स्वर, तान, लंकेर; रागाचा आकार. ५ आवाजी जमविणे; गाण्याची तयारी करणे. ६ (ल.) रडणे; ओरडणे. [सं. आनल्प—आलाप]

**आलाप(फ)चारी**—स्त्री. १ आलाप; आलाप काढणे; गाण्याला सुरवात करण्यापूर्वी स्वर जमविणे. [सं. आलाप+चर-चारी]

**आलाप(फ)णे, आलापि(फि)णे**—अक्रि. आलाप करणे; आलाप घेऊन गाणे; आलाप काढणे.

**आलापाला**—पु. पाल, कंदमुळे वगैरे भक्ष्य; जाडे भरडे अन्न; कदन्न; कसे तरी देह निवाह होण्यासाठी अन्न. म्ह० आलापाला खाणा आणि गोसावी धाला=जाडेभरडे किंवा अगदी साधे अन्न खाऊन जो संतुष्ट असतो अशा माणसाला लावतात. [पाला द्वि.]

**आलापिनी**—स्त्री. १ (संगीत)सतराव्या श्रुतीचे नांव. २ वीणा. [सं.]

**आलाबु**—पु. भोंपळा. अलाबु पहा. 'आला मुनी जबळि, आलापितांचि जळि आलाबुसा उसळला।'—आमा ४५. [सं. अलाबु]

**आलायबलाय**—अलाईबलाई पहा.

**आलांबतीण**—स्त्री. १ (गो.) बाळंतपणांत मेलेल्या स्त्रीचे पिशाच. 'आलांबतीण जावून गोमटेर फसली.' २ (ल.) राक्षसी; भांडखोर स्त्री. [सं. आन+बाल+वती ?]

**आलावा**—पु. आगटी; ताबुतातील विस्तवाचा खाटा. अलावा पहा. 'त्या मंदिरासमोर मुसलमानांचा आलावा नव्हता पण तेथील मुसलमानांनी तो पाडण्याचे ठरविले.'

**आलाशिरा, आलासिरा**—पु. (गो.) आधार; आसरा; आश्रय. 'पूत जोडू लागिल्लों जाल्यार कितेंय आलाशिरा जातलों आशिल्लों.' [सं. आश्रय]

**आलिकडचा**—ला, आलीकडचा, आलीकडील कडून, आलीकडे—अमध्ये पहा.

**आलिंग**—पु. १ बैलास माराथयाच्या कोरव्याची तुताती (वादी) ज्या कातडी कडीला—वळयाला (कोरव्याच्या मुठीच्या अपाशी) बांधलेली किंवा अडगविलेली असते ते वळे; कडी. २ (व.) (शिवाळीचे) पाते वर करण्यासाठी किंवा बैलाच्या गळयास घट करण्याकरितां जो दारी उपयोगांत आणतात ती. [सं. आन+लिंग] **आलिंगणे**—क्रि. कवटाळणे; मिठी मारणे; आलिंगन देणे; भेटणे. 'की आदिगिवांअं श्रीकृष्णराजा।'—दाव १७१. [सं. आलिंगन]

**आलिंगन**—न. कवटाळणे; मिठी; भेट. (क्रि० देणे.) (गो.) **आलिंगणा घालप**—लोटांगण घालणे; मनघरणी करणे.

**आलिंगित**—क्रि. वि. कवटाळलेला; मिठी मारलेला. आलिंगन दिलेला.

**आलिजा, आलिजाहा, आलेजा**—वि. उच्च पदवीचा. उ० आलीजा बहादुर शिंदे. अलीजाहां पहा. [फा. आलीजाह]

**आलिब्द**—पु एक फळझाड; भूमध्यसमुद्राच्या आजूबाजूस याची लागवड होते. याच्या फळाचे तेल काढतात. कांहीं टिकार्णो फळांचे लोणचे घालतात. फळापासून रंग तयार होतो. आलिब्दाचे पान, फांदी, माळ खिस्ती लोकांत शांतेचे निदर्शक मानितात. [ई.]

**आलिशां, आलिशान**—वि. उच्च दर्जाचा; मोठ्या मानाचा अलिशान पहा. [फा. आलीशान]

**आली**—स्त्री. आलीचा रंग करणारी एक जात. हे लोक नेमा डांत राहतात.—कृपि ४१४. अला पहा.

**आली**—स्त्री. १ सखी; मैत्रीण. 'गेली मदत कराया संकटि पाहूनि आपुली आली.' 'आलीजें अति सुगंधिह धूपवीले।'—सारह ६.२०. २ पंक्ति; ओळ; रांग. [सं.]

**आलीगेली**—स्त्री. नफानुकसान; जमाखर्च; यशापयश; जय-पराजय. 'तुम्ही आपले निराळे, आलीगेली मजवर लोटणार.' [येणे जाणे.]

**आलीढ** (अंगहार)—पु. (नृत्य) आलीढस्थान करून न्यसित-करणांतील हातांप्रमाणे हात करून खांदावर हळू हळू टोकणे, डावा पाय नूपुर व उजवा आलात करणे, नंतर उजवा पाय पुढे फक्त हात उरोमंडळ करणे, शेवटी करिहस्त व कटिच्छन्न क्रमाने करणे.

**आलीढस्थान**—न. (नृत्य) ऐन्द्रस्थानाप्रमाणे उभे राहणे व उजवा पाय पांच ताल पुढे ठवणे. मल्लयुद्ध, शत्रुची हेडाळणी वगैरे गोष्टी या स्थानांत उभे राहण्याने सूचित होतात. [ सं. ]

**आलीढवाट**—झी. आलेला मार्ग. 'बाण वर्षेला घनदाट । हविमया भुलविला आलीढवाट'—एकूच १२.१३५. [ आलीढवाट ]

**आलू**—लू—पु. १ खाण्याजोगे कंदमूळ; २ (हिं.) बटाटा, गोराड, वगैरे कंद. [ सं. ]

**आलूका**—की, **आलूकपण**—अलूका, अळका पदा. 'कसा प्रीतिचा आलूका देव ।' किमुदाम. ३०. 'रसनेच्या ठायीं आलूक पण ।'—प्रयाराज ७६.

**आलुता**—ते—अळता पदा.

**आलुबुखार**—अलुबुखार पदा.

**आल**—अले पदा.

**आलेपण**—न. येण्याची स्थिति. 'कीं निद्रेचेनि आलेपणे । निद्रेले तें जाय प्राणे ।'—अमृ ४.२९. [ सं. आगत—आला+पणा ]

**आलेख्य**—न. चित्रे काढणे; चित्रकला; रेखाटणे; लिहिणे; चौसष्ट कलांपैकी एक कला. चौसष्ट कला पदा. [ सं. ]

**आलेभाऊ, आलेभाय, आलेभाव**—पु अव. (गो.) सोयरे-धायरे; दूरचे नातेवाईक. ० **कोळेभाऊ**—येणारे जाणारे; मौज पाहणारे; तमासगीर, बघे. [ आला+भाऊ ]

**आलें**—न. अले पदा. 'कृष्णकथेचें आलें कीजे खोल । बुडीं भावरसाची जीती ओलु'—शिष्ट २२. [ सं. आलवाल; तुल. का. आळि=वतुळ ]

**आलोक, आलोकन**—पु.न. अवलोकन पदा. १ पाहणे; बघणे. २ दृश्य; देखावा; रूप; आकार. 'पैल खांबे कां पुरुषु । ऐसा निश्चयो नाहीं एकु । परी काय बोज नेगो आलोकु । दिसत असे'—ह्या १४.७६. ३ प्रकाश; तेज; दीप्ति. ४ विचार; विचार करणे. [ सं. आ+लोक ]

**आलोकशब्द**—पु. राजा चालतांना किंवा सभेत बसला असतां त्यानें लोकांकडे पहावे, रामराम घ्यावा इ. अर्थाचे चोपदार जे शब्द बोलतात ते; ललकारी; पुकारा. [ सं. ]

**आलोकित**—वि. पाहिलेला; अवलोकन केलेला; अवलोकित. —न. (नृत्य) नृत्यामध्ये एखाद्या वस्तूकडे पाहणे. [ सं. ]

**आलोच**—पु. विचार; मनोगत; आलोक. 'मग समुद्रापैलाडी देखे । स्वर्गाचा आलोचु आइके । मनोगत वळखे । मुंगियेचें'—ह्या ६.२६९. [ सं. आ+लोच ]

**आलोचणे**—सक्रि. १ पाहणे; बघणे; विचार करणे. 'माये-पुढे बाळका । रिगतां न पडे शंका । तैसें मन देतां लोकां । नालोची जो'—ह्या १३.३६०. 'आलोचिले कीं पीडितली व्यथे'—दावि ३०९. २ सांगणे. 'धावोनि मिठी घालावयासी । हितयुज आलो चासी ।'—एमा ११.११५७. [ सं. आ+लोच ]

घडो. १. ३६

**आलोचन**—ना—नली. परीक्षण; निरीक्षण; बारकाईनें पाहणे; विचार करणे; चर्चा; विचार. अवलोकन पदा. 'तयाप्रती कुलिश पाणी । आलोचना करी विश्वासे ।'—मुआदि १७.२९. [ सं. ]

**आलोडणे, आलोढणे**—उक्रि. १ हालचाल करणे; ढवळा-ढवळ करणे; इकडे तिकडे करणे; घुसळणे; मिसळणे. २ ( ल. ) मनांत घोळणे—घोळविणे; पुन्हां पुन्हां विचार करणे. 'तुम्ही आलोडून स्वप्राची खूण । सांगा मजलागीं ।' ३ अध्ययन करणे; अभ्यासणे. 'तसे शब्दजात आलोडिले ।'—ह्या १०.१७२. 'आलोडुनि वेदशास्त्रार्थ । ज्ञातेपणे जे पंडित ।'—एमा ५.५७. [ सं. आ+लुड=हलविणे; आलोडन ]

**आलोडन**—न. (अप.) आलोडन. १ कांहीं एक पदार्थ ढवळा-प्याचा व्यापार. २ ( ल. ) प्रथादिकांतील तत्त्व समजावें म्हणून अनेकवार, अनेकप्रकारे अभ्यासून पाहण्याचा क्रम; दीर्घ अभ्यास; अध्ययन. [ सं. ]

**आलोडित**—वि. आलोडन केलेले. [ सं. ]

**आलोड्य**—वि. ( विप्र. ) आलोड्य, ( क. ) आलोड. १ आलोडन करावयाजोगा; ज्याचें आलोडन करावयाचें आहे असा ( प्रथ वगैरे ). २ पुष्कळ आलोडन झाल्यामुळे चांगला परिचित झालेला ( विषय ) किंवा त्या विषयाचा तज्ज्ञ ( माणूस ). —न. प्रावीण्य; पढिकत्व; पांडित्य. 'ज्योतिषशास्त्रांत त्याचें चांगलें आलोड्य आहे.' [ सं. ]

**आल्लागी**—क्रि.वि. ( व. ) अचानक. अलगपीत पदा. 'कृष्णा गोविंदाला आल्लागी भेटला.'

**आल्ल्युमिन**—न. श्वेतकल्कबल्क; हा दुधांत, अंब्यांत, रक्तांत, वनस्पतींत वगैरे सांपडतो. ( अ ) ( रसायन ) अंब्यांतील पांढरा बलक. ( आ ) ( वनस्पति ) गर्भपोषक द्रव्य; मगज; बीजसंबंधक द्रव्य. ( इ ) ( वयक ) रक्तांतील एक घटक; औजस द्रव्य. **आल्ल्युमिनॅज्ड पेपर**—पु. ( फोटो. ) अंब्यांतील पांढऱ्या बलकांने तयार केलेला कागद. [ इं. ]

**आल्लम**—न. ( गो. ) धर्म; धाडस. [ पोतु. आनिमु ]

**आल्लमा**—आर्वे—झी. ( गो. ) वेढव, कुरुप झी. [ पोतु. आल्लम+आर्वे=आवा, आई ]

**आल्ल्याड**—क्रि.वि. अलीकडे. अलाड पदा. 'सरस्वतीच्या आल्ल्याड आलों.'—बाय २.२.

**आल्ल्यापावळीं**—क्रि.वि. एकदम; ताबडतोब; आलातसा. 'तूं आल्ल्यापावळीं परत जावेंस हें फार चांगलें.'—नाडु ३.१२. [ आल्ले+पाऊळ ]

**आल्लहर**—पु. अंगाई गीत. 'गाऊनिया आल्लहर सुखें । निर्जी निजवी त्या सुखें ।'—निगा १२५. [ अल्लहा ? ]

**आल्लहाद**—आह्लाद पदा.

**आव्हादी**—क्रि. (व.) अलाद. अलया पहा.

**आव**—पु. १ डौल; थाट; मोठा आविर्भाव; प्रतिष्ठा; महत्त्व. 'येथुनि रसां झाला आवो। रसाळपणाचा।'—झा १.३३. (क्रि० धाल्लें; आणणें). 'अंगांत कर्तृत्व नसून आव घालण्याचा आमच्या लोकांना मोठा अहंपणा.'—नि ६४. २ नीटनेटकेपणा; सुंदरता; बाह्यसौंदर्य; आकारमनोरमता; सुंदर घाट; (सामा.) आकार; घाट; घडण. 'ससावरणेंसि प्रचेड। आवो साधुनि उडंड। निर्माण केलें न्हाड। मयूरुंड आकारें।'—एभा २४.१४२. ३ धैर्य; हिंमत; हिऱ्या; धमक; अवसान. (क्रि० धरणें; आणणें) 'त्या धर्मसैनि कांचे झाले होतेचि सर्वे आव रिते।'—मोर्कणें १२५. ४ दाब; आटोप; आब; दबदबा; शक्तिक्षेत्र; बल; सामर्थ्य. 'तुझिया लाटे पणाचा आवो। तिहीं लोकीं।'—झा २.९. 'फोडून चित्ताची धांव बसविसील आव न कळे कैसा।'—होला १०१. ५ नेम; पवित्रा. 'दड साधोनियां आवो। निजबळे घालिता घावो।'—एभा १२. ५८८. ६ घाट; घडण (भांडें वंगरेची). ७ उद्धव; उद्गम. —शर. [सं. आ+इ=जाणें]

**आव**—वि. (व.) निभेळ; ताजे; कोरें; जसें—आवचें दूध= गिरसें—निभेळ दूध. [सं. अव=शुद्धतादेशक उपसर्ग ?]

**आव**—पु. आवक; प्राप्ति; लाभ. 'केवढा माझा उवावो। करितां कोण प्रस्तावो। केलियाहि आवो। काय येथ।'—झा १८.६२२. [सं. आय, प्रा. आव]

**आव**—क्रि. (आज्ञार्थी द्वि.पु.) (हिं.गु.) ये. [सं. आ+या; प्रा. आव. हिं. आव. गु. आवो. आवजो] **आवजा**—(भिडी) (आज्ञार्थी) या. 'हा काल लाकडी लिईन आवजा.' **आवजाव**—१ या आणि जा. ये, जा; पुन्हा ये असें सांगणे. २ (ल) हेलापाटा. (क्रि० करणें; मांडणें; लावणें; ). आवजाव घर तुम्हारा=दानशूर माणसाचे घरीं कोणी येतो जातो त्यास अतुल्यून योजितात.

**आंव**—स्त्री. आंतव्यासंधी रोग; आमांश; पोटांतील अपक्वता, अपचन, अर्जाण. **रक्त**—न. रक्ती आंव; रक्ताची हगवण. [सं. आम; हिं. आव; सिंधी आंइ; काश्मिरी ओमु; सिंहली अमु]

**आवई**—अवाई पहा.

**आवक**—वि. आलेल; प्राप्त झालेला; आयात; मिळालेला. —स्त्री. १ जमा; उत्पन्न. 'जरी त्याची आवक मोठी असून काट-कसरही मोठी असे तरी त्याला जबर कजे असे.'—ईरामू २९२. २ आलेलीं पत्रें—पुस्तकें, कागद, वगैरे; यांच्या उलट जावक. **जावक**—स्त्री. १ आयातनिर्गत; जमाखर्च. २ आवकजावक बार-निशी; आल्यागेल्या पत्रांची नोंद. **बारनिशी**—स्त्री. आलेलीं कागदपत्रें जीत बार करतात ती वही. [सं. आ+इ=जाणें; प्रा. हिं. आव]

**आवकणें, आवकणें, आवकणें**—अक्रि. अडखळणें; धांवणें; कचरणें; सांशक होणें. आवाकणें पहा. 'पण यत्वंतं तुं कर-

णार ना आज सारं ? राधावाईनीं जरा आवकत विचारिलें. —हाच कां धर्म २३९ 'आंतून गाण्याचे कोमल सूर येत होते, मी जरा आवकलें दाराशी'—हाचकां धर्म २९५ इतर अर्थाकरितां आवाकणें पहा.

**आवग**—न. (कु.) माशाच्या पोटांतील आंतडें. अवांग पहा.

**आवगणें**—अक्रि. १ वाईट मार्गाला लागणें; स्वेच्छाचारी, दुराचारी वनणें; बहकणें; वावचळणें. अवगणें पहा. 'चोरी—जारी अनाचर। करुनि नाही म्हणती नर। तैसा नावेक राजेश्वर। असत्या जागीं आवगला।'—सुभादि १६.११६१. [सं. अव+गम]

**आवगणें**—सक्रि. धारण करणें; अंगीकारणें; अंगी आणणें, घेणें; अवगणी घेणें. 'कां मानुषपणा आवगला। भणऔनि सत्य-लोकां एओ बिहाला।'—दाव ३५२. 'अमूर्तुही मूर्ति आवगे।'—झा ६.१३१. शिवाय अवगणें पहा [अव+अंग किंवा अव+गम]

**आवगणें**—सक्रि. आटोपणें, —हंको. [आव=आटोप]

**आवगुंडी**—स्त्री. (शेती—चांभारी) मोटेच्या बैलांस मागें ओढतांना उपयोगांत आणावयाची, कास-यास जोडलेली वादी.

**आवचट**—अवचट पहा. 'आवचटें निधान जोडलें। तें कवडीच्या बदल नेळें।'—दा ३.१०.३४.

**आवंजणें, आवंजे**—आंवणें, आवणी पहा. 'माझे आवंजे (भाताची लावणी) उद्या होणार आहे.'

**आवजा**—झा—वि. अवलंबन; भार; ओझे. अवज्ञा पहा. 'तया मोक्षाचा आवज्ञा। आपणेया कवणें लावीला।'—भाए ७८३. 'जिवलगामि आवजा जाला'—दावि ७७४. [सं. अवह; प्रा. आवज्ज; किंवा अवजड (अप.)]

**आवझयरो**—वि. (हेट.) (शिबी.) आईशीं वाईट कर्म करणारा; मात्रागमनी. [आव=आई+झयरो=झवणारा]

**आवट**—पु. लांकडाची रास. अवट पहा. 'आवटामध्ये मांड-वाचा सरा आहे, तो आण.'

**आवटचावट**—क्रि. भलतेंसलतें; अरबटचरबट. [चावट द्वि.]

**आवटणी, आवटणी**—स्त्री. (कों.) (भाताची) पुन्हां लावणी; आवटण्याची क्रिया; दाट झालेलीं रोपें उपटून दुसरीकडे लावणें. [आवटणें]

**आवटणें, आवटणें**—उक्रि. (कों.) पेरलेले धान्य (बहुधां नागली व वरी, क्वचित एका जातीचें भात) उगवून आल्यावर उपटून वांगरलेल्या जमीनींत काडी काडी आडवी फेकणें (म्हणजे तें जीव धरतें). [सं. आ+वट्=वेगळें करणें]

**आवटणें**—क्रि. उरणें. (—शर.)

**आवटरणें, आवटळणें, आवटळणें, आवटळ, आवटणी**—अमव्ये पहा.

**आवडळा**—पु. गात्रसंकोच; उसण; अवडळा पहा. 'उठवणें ताळा करक। आवडळे आणि लचक।' —दा ३.६.४६.

**आवड**—पु. (व.) अस्पष्ट आकृति; अस्पष्ट चिन्ह. माग. 'येथून चोर गेल्याचा आवड दिसतो.' (कि० उठणें; वठणें).

**आवडणें**—(कों.) आवडणें पहा.

**आवड**—स्त्री. १ गोडी; संतोष; आनंद; इच्छा. म्ह० आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही; २ प्रीति; चांगला भाव; रुचि; पसंति. (कि० ठेवणें; होणें; असणें.) 'आवडीची क्षुधा जयाप्रती। तयासि रुचे पाकनिष्पत्ती।' —मक २२. १५. [सं. आ+वृ=वरणें] ०कृत्य—न. (काव्य) आवडीचे, मनाजोगें, संमत असलेले, आवडणारें काम; 'शीघ्र येऊनि पुत्रासहित। संपादीन आवड कृत्य।' ०गोड—चतुर—चतुराई—अमध्ये पहा.

**०नावड—निवड—तिटकारा**—स्त्रीपु. प्रीति आणि अप्रीति; हवें असणें नको असणें; एक गोष्ट पाहिजे असणें दुसरी नको असणें; २ (ल.) विषमबुद्धि; द्वैत; समतेचा अभाव. ०निवड—स्त्री. मकर-संक्रातीच्या दिवशीं सुवासिनी बियांनीं करावयाचा एक विधि. तो एखाद्या सुवासिनीस बोलावून तिच्या आवडीप्रमाणें तिला चोळी शिवून घेणें हा होय. ०भूत—वि. १ आवडतें झालें; आवडलेले; प्रिय झालेले; संमत असलेले 'हें घर मला मोटें आवडभूत आहे.' २ प्रीति, आनंद; प्रेम; आवड. 'अमक्यावर आवडभूत आहे; आमक्याची आवडभूत आहे.'

**आवड**—स्त्री. (शाप) स्नेहाकरुण; रासायनिक आकरुण. (ई.) अॅफिनिटी. [आवड]

**आवड**—पु. (व.) मोठ्या शेताचा एक भाग. अवाड पहा. [सं. आवार]

**आवडकचवडक**—भोडकचौडक पहा.

**आवडणें**—मकि. पसंत असणें; रुचणें; आनंददायक किंवा मनाजोगें असणें. **आवडून घेणें**—आपली प्रीति बळक ठेवणें; आपल्याला प्रेमबद्ध करून घेणें. [आवड; सिं. आउडण]

**आवडणें**—मकि. दिसणें, वाटणें; भासणें. 'तो मनुष्यासारखा तरी आवडे। परी मनुष्यत्व तया न घडे' —ज्ञा ४.१००.

**आवडणें, आवाडणें**—मकि. (राजा. कुण.) शौचविधी-नंतर दुंगण धुणें; कुल्ले धुणें. [अवडणें; सं. आ+वृत्, प्रा. आवड=शोषणें?]

**आवडता**—वि. १ पसंतीचा; आवडीचा; लाडका; आनंददायक; संतोषकारक. २ (ल.) वाटेल तो; पाहिजे तो; हवा तो; भक्ता. 'हे जें साधन तुम्ही निरूपिलें। तें आवडतयाहि अम्यासिलें।' —ज्ञा ६.३३७. 'तैसा आवडतिये भूमिके। आरूढलियाहि कौतुके।' अम्ह. ७.२६०.

**आवडती बायको**—स्त्री. १ आवडणारी, पसंत असलेली, बायको; २ (ल.) विजवराच्या किंवा दुसऱ्या लमाच्या बायकोबद्दल म्हणतात.

**आवडतें शास्त्र**—न. १ एखाद्या बाक्याचा (शास्त्रादिप्रंथातील) सत्याला जरा सोडून आपल्या इच्छेप्रमाणें किंवा मताप्रमाणें अर्थे करणें; अनुकूल शास्त्रार्थे काढणें. २ आपल्या इच्छेचा कायदा किंवा आपली इच्छा हाच कायदा, शास्त्र; स्वच्छंदीपणा; मनाला वाटेल तसें करणें.

**आंवडवणी**—न. आरोग्यासाठीं स्नानाकरितां लिंबाचीं पाने वगैरे टाकून तापविलेले पाणी. [?]

**आवडसावड**—स्त्री. १ माणसें, बैल, नांगर इ० एकमेकांच्या उपयोगासाठीं एकमेकांस देण्याघेण्याची शेतकऱ्यांची पद्धति; २ एकमेकांस केलेली मदत; मदतीची अदलाबदल. [सवड—सावडङ्कि.]

**आवडळ**—वि. यत्किंचित्; थोडा; अल्प. अवडळ अर्थे ३ पहा.

**आंवडा-ढा**—अंवडा पहा.

**आवडाव**—अवाडाव पहा.

**आवडी**—स्त्री. (काव्य) आवड; प्रीति; पसंति. आवड पहा. 'तुका म्हणे कुडी। जेवी प्राणाची आवडी।' ; 'अमेचि अशि आवडी करिषि कां न अत्यादर।' —केका ६१.

**आवड-ढे**—क्रिचि. (खा.) इतका; एवढा; येवढा. [एवढा]

**आवण**—न. गाडीच्या चाकाच्या भोंकांत घातलेले लोखंडी वतुळाकार वेडें किंवा मायगी. हिच्यामध्ये गाडीचा कणा फिरत असतो. 'चाकाचे आवण वाटेंत पडले.' २ (यंत्र.) (ई.) बेअरिंग; फिरणाऱ्या दांड्याच्या खालीं—वरं असणारा भाग, खोबण; याचा उपयोग वर्षणानें होणारी झीज कमी करणें हा अमतो. आवणांत शाफ्टिंग बसविलेले असतें. [सं. आ+वृत्]

**आवण**—न. (कों.) १ भाताचे उभें शेत; रोपे. 'आमच्या शेताला १० मणाचे आवण लागतें.' २ वागीं, नाचणी, वगी मिरची यांचें दुसऱ्या ठिकाणी लावण्याकरितां तयार केलेले रोप; नारळी, पोफळी यांचें रोप. ३ ज्यांत प्रथम रोपे लावतात ती जमीन; जीत बीं पेरून रोपे तयार करतात ती जमीन. ४ (उतर भाग) भाताचीं रोपे पहिल्या ठिकाणावरून उपटून ज्या दुसऱ्या जमीनींत लावतात ती जमीन. ५ (सामा. काहीं प्रांतांत) धान्य, भाजीपाला यांचीं रोपे लावतात ती जमीन; आवणीची जमीन. [सं. आ+वृत्—आवापन—आवण]

**आवणा**—वि. (कु.) शिळा.

**आवणी, आंवणी**—स्त्री. १ लावणी; दाडीतील भाताचे रोप उपटून दुसरीकडे लावणें. २ जीत भाताचीं रोपे लावतात ती जमीन. आवण पहा.



**आवणू**—न. ( कों. ) १ आंवणीसारो काढलेली रोपे लावण्या-करितां तयार केलेली जमीन; जीत आवणी करावी लागते ती ( जमीन, शेत, )-२ पुन्हां लावणी केलेली आवणांतील भाताचीं रोपे वगैरे; आवणी करून झालेले भात. [ आवण ]

**आवणें, आवणें**—अकि. ( वि. गो. ) जेवण झाल्यावर हात व तोंडधुणे. आंचवणें चित्पावनी रूपें—आंच=आंचव; आंचव=आंचवव=हात धुवव; आंचवे=आंचवावयास. [ सं. आचमन=आंचवणेंचा वर्णविपर्यास व वर्णलोप ]

**आवणें**—उक्ति. ( कों. ) आवण उपटून दुसरीकडे लावणें; भात, नागली, मिरची, बांगीं वगैरेच्या रोपांची दुसऱ्या जागेत लावणी करणें; भावणांतून काढलेलीं रोपे आंचवणूत लावणें. [ आवण ]

**आवणें**—अकि. समाविष्ट होणें; सामावणें; मावणें. 'सकल-करतळांत क्षिती आवली ।'—प्रला ११७ [ आव ]

**आवत**—( कु. ) औत पहा.

**आवतण, आवतणें**—कि. १ बोलवणें; आमंत्रणें. अवतण, अवतणें पहा. 'गोमायुद्यप्रलभकूपरिवारा मुत्युलागि आवतणें । दिधलीं कुरुसैन्यानीं...'—मोक्षण ८४. २ अभिमंत्रण करणें. 'मल्ल-विधेचा अभ्यास । आंचवणुनि चालिला चंडीश । हां हां म्हणतां नागपाश । घातिला त्यासि ॥'—कथा ३.१०. १६३. 'शनवारीं आणिला जरी आंचवतुन धोतरा । निरमाल्य गमे नाहीं तेज कुण्या मंतरा ।'—प्रला १०४. ३ भोजनास बोलविणें. 'भोजना आंच-तिला सहपरिवारी ।'—सुआदि ४० ७२.

**आंचंतर**—आंचंतर पहा. 'आधींच पुणें गुलजार, तशामधि अपूर्व वसला आदितवार । त्यांत कृष्ण श्रीमंत आंचंतर समस्त यादव परिवार ।'—तेणो २००.

**आवतासवदा**—पु. ( व्यापारी ) वायथाचा सट्टा. भविष्य-काळीं होणाऱ्या देवघेवीचा करार. —मुंव्या २४९. [ गु. आवता=आगामी+सवदा ]

**आवतिकाच**—स्त्री. ( गो. ) गति; स्थिति; विशेषेकरून दुस्थिति दुर्दशा. 'म्हज्या दुस्मानानीं म्हज्या घरांर कितें ( जाडुटोणा ) करून घालें तैतपासुन म्हजी आवतिकाच ही भशी जाल्या. [ अवगतिका ]

**आवती, आवथी**—स्त्री. १ आहुती. २ ( ल. ) नाश. [ सं. आहुति ]

**आवतीक**—( गो. ) न. नाश; नुकसान, आवती पहा. ०मारप=नुकसान करणें.

**आवतींआंचतीं**—किवि. सभोवतीं; आजूबाजूस; जवळपास. 'आवतींआंचतीं अशीं किलविल करूं लागलीं म्हणजे जिवाला गार-वाऱ्यावर चांदण्यांत पडल्यासारखें वाटतें'—भा १३ [ भोवतीं द्वि.; स. आहत+अभित. प्रा. आवत् ]

**आवंती**—वि. अवंती नगरासंबंधी. —स्त्री. एक भाषा. ही महा-राष्ट्री व शौरसेनी यांचे मिश्रण आहे. [ सं. ]

**आवदा**—स्त्री. आयुष्य मर्यादा. 'मृत्युलोकीं मनुष्यमर्यादा । शतवर्षे जी गोविंदा । ते अतिक्रमोनि आवदा । अधिक मुकुंदा पंचवीस जाहली ।'—एमा ६.२५४. [ सं. आयुर्दाय ]

**आवंदा**—किवि. यंदा; अवंदा पहा. 'तुम्ही आवंदाची मस्तक बुडविली तरी पुरवेल. '—भाव ४४. 'चवरी आवदागीरी बक्षीस कंठी मोल्याची आवंदाची बोली येक पालखीची ।'—होला १६७.

**आवदुध**—न. ( व. ) १ विन पाण्याचें दूध. २ न तापविलेले-कच्चे-निरसे दूध. 'तापविलेच्या दुधापेक्षां आवें दूध घेणें हितकर आहे' [ सं. आप; प्रा. आव=पाणी+दूध. किंवा अव=शुद्धतादर्शक आगम ]

**आवनो**—वि. ( कु. ) न भाजलेला; कच्चा. [ आवा ? ]

**आवभाषी**—( प्र. ) दुरुचर; दुष्ट बोल. 'जमाना आला उफ-राटा । सुन सासला लावी बटा ।...लेकबापार्शी लावी आवभाषी ।'—अफला ६८. [ सं. अप-अव+भाषा ]

**आवच**—स्त्री. ( गो ) आई-माता. ०बापुय—अव. आईबाप. [ अव्व-अवा=आई ]

**आंचंय, आंचंय**—उद्ग. ( गो. ) छी; थू; इश. [ सं. अ+वच्; प्रा. अवच ]

**आवर**—पु. स्त्री. १ आटोप; आटोका; आटोक्यांत आणणें; आटोपतें घेणें; धोडक्यांत आणणें; गोळा करणें; बंद करणें; संपुष्टांत आणणें. २ नियंत्रण; ताबा; वचक; निग्रह; अंमल. ३ व्यवस्था; कारभार; पाहणी; धंदा चालविण्याचें कौशल्य; उरक. ०आटोप-शक्ति—भुक्ती उरक. 'मोठें काम करण्यास आवर-शक्ति असेल तो कामाचा.' [ सं. आ+वृ ]

**आवरक**—वि. आवरणारा; वेढणारा; बांधणारा; संयम कर-णारा; अटक करणारा; ताबा ठेवणारा; आळा घालणारा. आवरण घालणारा. 'आहो भक्तीचें बळ थोर आहे देवराया आवरक ।'—दावि २७९. 'अज्ञान अविद्या आवरिका । विपरीत ज्ञान-विक्षे-पिका ।'—विपु ५.५७. ०शक्ती—स्त्री. आवरशक्ति; उरक; व्यवस्था ठेवण्याचें कौशल्य.

**आंवरक्त**—न. रक्ताची हगवण, आमंश. [ आमरक्त ]

**आवरजा**—अवरजा, अवर्जा पहा.

**आवरजून**—अवरजून पहा.

**आवरण**—न. १ आवरणें; आटोप; आवरण्याचा व्यापार. २ वेढन; आच्छादन; वेढा; झांकण; रक्षण साधन ( कठडा, कुंपण, बई, झांकण, पुट्टा, पेटी, पडदा, झगा इ. ) ३ वेढणारी, बांधणारी वस्तु. ४ आच्छादनावस्था; आवरणवस्था; संरक्षणवस्था. 'अज अनावरणां आवरण । भूषणातीतासि भूषण ।'—ज्ञा ९. १६२.

‘धाकटया भोवते आगरण । मी घालुनि धरितसे ।’—रावि ३८. १९. ५ ताबा; नियमन; अंमल; व्यवस्था; अधिकार; आटोप; उरक. ६ भाद्रपद शुद्ध द्वितीयेच्या रात्री बायकांचे आळंड भोजन—खाणें—फराळ (कारण दुसऱ्या दिवशीं हरितालिकेचा उपवास कांहीं न खातां करावयाचा असतो). ७ (तत्त्वज्ञान) बुकीच्या कल्पनेच्या दोन कारणांपैकीं (आवरण व विक्षेप) एक; आच्छादन; लपविणें. ‘भ्रमज्ञानास आवरण आणि विक्षेप हे कारण होय.’ [आ + वृ = आच्छादन करणें] ० **देवता**—स्त्री. मुख्य देवतेच्या भोंवतालच्या अवांतर देवता. जसे:—अनंताच्या भोंवतीं असणारे अष्टदिक्पाल. ८ (ल.) राजाच्या भोंवतालचे मंत्री, खुषमस्करे वगैरे, मोठ्या माणसाच्या भोंवतालचा परिवार ० **पूजा**—स्त्री. मुख्य देवतेच्या भोंवतीं असलेल्या देवतांची पूजा; अनंतचतुर्दशीस अनंताच्या भोंवतालच्या अष्टदिक्पालादिकांची पूजा. ‘कृष्ण परमात्मा मण्यमूर्ती । आवरण-पूजा यादवंपंक्ती ।’—एहद्व १४. १००. ० **शक्ति**—स्त्री. १ आटोपण्याची; नियमन करण्याची, ताब्यांत ठेवण्याची शक्ति. आवरक शक्ति पहा. २ माया; वस्तूच्या खऱ्या गुणांचे आच्छादन करण्याची शक्ति; मोह; अविद्या.

**आवरणे**—उक्ति. १ एकत्र करणें; गुंडाळणें; आटोपणें; थोडक्या जागेंत आणणें; गोळा करणें; संपविणें (वस्तु, कामे इतर गोष्टी इ०). आटपतें घेणें. ‘जी ताईसाब ! पण आपुन जरा आवरतं घ्या.’—चंद्रप्रहण ४१. २ (ल.) माघारें घेणें; परत घेणें. ‘प्रसाद करणें मनीं जरि नसेल हें आवरा ।’—केका १४. ३ वढिवाटणें; व्यवस्था पाहणें; देखरेख करणें; अम्मलबजावणी करणें. ४ झांकणें; वेढणें; आच्छादणें; गुंडाळणें; व्यापणें; व्यापून असणें. ‘म्हणोनि आम्ही तयातें । म्हणों सर्वत्र आह्मकतें । एवं जे सर्वातें । आवरुनि असे ॥’ श्ला. १३. ८८२. ‘तूं सर्वात्मा असतां हृदयीं । चित्त प्रवेशेना तुझ्या ठायीं । तें आवरिले असें विषयीं । नवल कार्या सांगवे ’—एभा ७. १६८. ४ ताबा चालविणें; नियमन करणें; अटकाव करणें; हुकमतीत ठेवणें. ‘तेणें तिया आवरिजे । भीष्मातर्जौ राहिजे ।’—श्ला १. १२३. ‘तैसा आत्मा आवरला । प्रपंचें हा ।’—विष् ७. ११३. ५ आपल्याकडे घेणें; सांभाळ करणें; वाढविणें (अनाथ पोरक्या मुलांचा वगैरे). ६ (काव्य) रक्षण करणें, मदत करणें, आश्रय देणें; आच्छादन घालणें. ‘मज बुडतां आवरी । देवा प्रपंच-सागरीं ॥’ [सं. आ + वृ]

**आवरणे**—न. आवरण ६ पहा. हरितालिकापूजेच्या आदल्या रात्री (भाद्र. शु. २) करावयाचा फराळ.

**आवरणे**—न. (सोनारी काम) भोव्यास पसरट आकार देण्यासाठीं उपयोगांत आणावयाची हातोडी. [सं. आ + वृ]

**आवरणे आटोपणे**—उक्ति. आवरणे व आटोपणे सयु. कि. १ आवरणे पहा. (जोडकियापदामुळें अर्थवृद्धि होते)

**आवरदा**—वि. १ आयात माल. २ (कधी कधी) आवक. ० **जमा**—स्त्री. आयात जकातीचे उत्पन्न. **आवरदेखाना**—आयात-निर्यात; त्यावरील जकात. [फा. आवर्देन=आणणें; अव. आवरंद]

**आवरसावर, आवराआवर**—स्त्री. बांधाबांध; गोळा करणें; आटोपणें; झांकापाक. [आवरणे+सावरणे=आवर द्वि.]

**आवरौ**—पु. (गो.) धीर, ० **उडप**—धीर घुटणें. [आवरणे]

**आवरौ**—पु. (गो.) आळसुंधासारखे एक धान्य; चवळी; कडवेवाल. अवरा पहा. [का. अवरी]

**आवराबावरा**—कावराबावरा पहा.

**आवरिव**—न. भक्षणकरितां पुरवठा; मेजवानी. ‘तै तुआं आवरिवं केली । दैत्युमांसाची ’—शिषु ४८५. [सं. आ + वृ]

**आवरी**—वि. आवरणाऱा; देखरेख करणारा; कारभारी; व्यवस्थापक. ‘जया प्राणाचे धरीं । अंगे राबते भाऊ चारी । आणि मना ऐसा आवरी । कुळवाडी करं ।’—श्ला १३. २८.

**आवरीत**—(वि. ६) अवरीत पहा. ‘आधीं मसी लावलीम प्रीत । पुढें त्वा केलीस आवरीत ।’—होला १४४.

**आवर्जणे**—सक्ति. टाकणें; त्याग करणें; सोडणें; ‘गडी म्हणती जगज्जीवना । कां आवर्जिली यमुना । कोण्या विचारें मधुसूदना । कोप धरिला तिजवरी ’—हृ १०. ८२. [आ + वृ]

**आवर्जा**—हिशेववही. अवरजा पहा. ‘कीदी, नावनिशीवार पत्रकें आवर्जे पहावे ’—ख ४. १४३३.

**आवर्जून**—क्रि. अगत्यपूर्वक. अवरजून पहा.

**आवर्णे**—पु. (रामदासी वाङ्मय) समुद्र. ‘तिघा आधार आवर्णादकाचा ’—दावि २८२. —दा १३. ४. १८. [अंगव अप.]

**आवर्ते**—पु. १ चक्राकार भ्रमणगति; फेरा; वळण. २ पाण्याचा भोंवरा. ‘जे द्वेषाच्या आवर्ती दाटत । मत्सराचे वळसे पडत । माजि प्रमदादि तळपत । महामीन ।’—श्ला ७. ७२. ३ चक्रवात; वावटळ; तुफान; (इं.) सायकलोन. ‘समर्थे सज्जनदुगीं पवैत आवर्ते पाहणें ।’—सप्र ९. १५. ‘सूयं विपुववृत्नाच्या उत्तरेस असतां शांत प्रदेश उत्तरेस येऊन तेथें व्यापारी वारे समोरासमोर येतात, त्यांचें चक्र बनून तें गरगर फिरू लागते, हें चक्र वर आकाशांत जाऊन प्रतिव्यापारी वाऱ्याबरोबर धुवाकडे जातें यास आवर्ते असें म्हणतात.’—सृष्टिशान् ७३. ४ पाण्यातील भोंवऱ्याच्या आकृती-प्रमाणें अंगावरील केशांची रचना, आकृति (विशेषतः घोव्याच्या अंगावरील). उ० जंघावतें; जानुवतें. ५ मनांत एकसारखे घोळणें; विचार. [सं. आ + वृ]

**आवर्ते (करण)**—न. (नृत्य) उजवा पाय कुंचित करून पुढे पसरणें, असें अनेकवार करणें, उजवा हात आर्कुंचित करून पुढें पसरणें व पुन्हां आर्कुंचित करणें, हावा हात वक्षरधलावर ठेवणें.

**आवर्तणे**—मूक. आवर्तन करणे; घोकणे. 'येरां स्तोत्र कां नाममंत्र । आवर्तणे पवित्र' —हा १६.१०४. [ सं. आवर्तन ]

**आवर्तदशांश**—पु. ( गणित ) व्यवहारी अपूर्णाकास दशांशांचे रूप देताना कधी कधी भाग बरोबर तुटत नाही व आगाकारांत तेच तेच अंक पुन्हा पुन्हा येतात. उ०  $\frac{१५}{१०} = \frac{५}{१} = ५.०५५५५$  इ० अशा जातीचे दशांशास आवर्तदशांश म्हणतात. हा ५ असा लिहितात. फिरून फिरून येणारा जो भाग त्यास **आवर्तप्रदेश** म्हणतात. —छत्र १७.

**आवर्तन**—न. १ फिरणे; भोंवतालीं फिरणे, फिरवणे; ढवळणे. २ पुन्हा पुन्हा म्हणणे; आह्वानि; संथा; पाठ; पारायण ( धार्मिक ग्रंथ, स्तोत्र, वेदाध्याय इ. कांचे ) ' नित्य दहासहस्र आवर्तने पूर्ण । क्षोणी पाळा करी सप्तदिन । '—शिखलीलामृत ११.११९. ३ अभ्यास करणे; सवय करणे; पठण करणे. ४ एखाद्याकडे वळणे, फिरणे, येणे. ५ ( संगीत ) कोणत्याहि एका तालाचा संपूर्ण मात्रासमूह. [ सं. ]

**आवर्तनी**—स्त्री. सोने इ० धातु आटविण्याचेभाडे, मूस. [ सं. ]

**आवर्तप्रतिध्वनि**—पु. ( संगीत ) पुन्हा पुन्हा ऐकू येणारा प्रतिध्वनि. ' निरनिराळ्या अंतरावरील समांतर अडथळ्यावर ध्वनि आपटून आवर्तप्रतिध्वनि उत्पन्न होतो. '—स्वरशास्त्र ३५. [ सं. ]

**आवर्तप्रदेश**—आवर्तदशांशापैकी पुन्हा पुन्हा येणारा भाग; पहा.

**आवर्तित ( जंघा )**—स्त्री. ( नृत्य ) डावा पाय उजव्या पायावरून उजव्या बाजूस व उजवा पाय डाव्या पायावरून डाव्या बाजूस नेऊन ठेवला म्हणजे जंघांचे एक दृक्स्थिक बनते, ती स्थिति. विदूषकांचे चालणे दाखविण्याच्या वेळीं हा अभिनय करतात. [ सं. ]

**आवर्दा**—पु. जीवित; आयुष्य. —नामजोशी कोश. [ सं. आयुर्दाय अप. ]

**आवर्षात**—क्रि. संबंध वर्षात; उभ्या वर्षात; वर्षभर; सालभर. [ सं. आन्वर्षे+अंत ]

**आवर्लणे**—उक्ति वल्हवणे; वल्हे मारणे; नाव चालवणे. ' जे आवर्लतां भावबळे । तोडी कर्माकर्मकूरजळे । '—एमा २. ३१५ ' ये नदीतील जलचर थोर । ध्रुव प्रल्हाद विधिपुत्र । येथील अनंत एक कर्णधार । आवली कृपादृष्टीने । '—जै ८०.७. [ सं. आन्वल् ]

**आवळा, आवळकरी**—पु. वल्हे मारणारा; वल्हविणारा; वल्हेकरी; आवल्या; अवळेकरी पहा. ' मग डोही महा विशाळी । बाळ लोटिलासे जळीं । परि धरिला वरुण आवली । विष्णुचेनि धाके '—कथा ७.७.२०.२. ( ल. ) कर्णधार; सुत्रधार; मार्गदर्शक. ' उसती उसती नेत्र युफीने समजावितेी राज्यांचे आवळे नाना । '—गापो ८३. [ सं. आन्वल्; प्रा. अवल्लय, अवल्लक=वल्हे. ]

**आवळी**—स्त्री. पंक्ति; ओळ; रांग; पंगत. सामाशब्द—रोमावळी; रत्नावळी; पयावळी इ० [ सं. ]

**आवळें**—न. वल्हे. अवळे पहा. ' लावून विवेकाचे आवळें । तोंडिती कर्माकर्माचीं जळें । '—एमा २०.१७८.

**आवल्या**—पु. १ आवला पहा. २ ( व. ) शेतीवाडीच्या सर्व कामाची देवघेव ठेवून ते काम व्यवस्थित चालविणारा मनुष्य; कर्णधार. ३ लंपडाव खेळांत भोग्यास शिवणाऱ्या मुलांना उद्देशून म्हणतात. ' आवल्या येरे लवकर, भोग्याजवळ कोणी नाही. ' [ आवळें ]

**आवशी**—स्त्री. पूर्वेरात्र. अवशी पहा. ' काळ न म्हणे हाट घाट । न म्हणे आवशी पहांट । '—एमा १०.४२४.

**आवशी**—स्त्री. ( गो. कों. कुण. ) आई; आईस. ' म्हनेत करून हेच धर्तेर आवशीची चाकरी कर. '—मसाप २.३६९. **आवशीचो घव**—पु. ( अपशब्द ) ( हेट. ) आईचा नवरा. [ आयशी; का. अम्बा ]

**आवशुद्ध**—वि. नीट; बांधेसुद्ध; प्रमाणशीर; आकारशुद्ध. [ आव=आकार+शुद्ध ]

**आवश्य, आवश्यक**—अवश्य, अवश्यक पहा.

**आवस**—स्त्री. आई. आवशी पहा.

**आवस-आवस**—स्त्री. अमावास्या. अवस पहा. ' ते वेळीं पुनिवा भरे । ना आवसां सरे । '—अमृ ४.१५.

**आंवस**—न. १ वाघ, सिंह इत्यादि हिल्लपशु गाय, हरिण वंगरेनां मारून त्यांचे थोडे मांस खाऊन दुसऱ्या दिवसासाठी काही राखून ठेवतात ते. २ आमिष; गळ वगैरेस पीठ लावितात ते. [ सं. आमिष ] **आंवसांवरचा वाघ**—पु. १ आंवस ( पूर्व दिवशी राखून ठेवलेले मांस ) खाण्यास आवेशानें जाणारा वाघ. २ ( ल. ) चिरकाल इच्छित वस्तूचा उपभोग घेण्यास प्रवृत्त झालेला; तापट; अधिरा; रागीट; जलाल ( मनुष्य ).

**आवसथ्य**—पु. १ अमिहोऽद्याच्या पंचामीर्षीं एक. पंचामी पहा. २ गृह्यामि. ' आवसथ्याग्निहवन । गुह्वासरीं अर्वांतिये जन्मदिन । '—स्वादि १०.३.२०. [ सं. ]

**आवसा**—पु. तात्पुरते बांधलेले घर; झोंपडी; खोप; खोपडी; मांडव; प्लेग वगैरे रोग गावांत झाला असतां बाहेर तात्पुरती बांधतात ती झोंपडी. ' पांढरपेशी ब्राह्मण, गुजर, सोनार, कासार वगैरे मंडळी गांवाबाहेर आवशांत किंवा शेतांतल्या पडळींत वगैरे राहण्यास गेली. '—सुदे २०१. [ सं. आन्वास; प्रा. आवास; सिंह. अवस, अवा; गु. अवास; हिं. आवास ]

**आवस्ता**—वि. ( रामदासी वाङ्मय ) अवास्तव; विनाकारण. ' आम्ही आवस्ता मुल्लां तुझ्या योगें । '—दावि ७७६. [ सं. अन्वस्तु ]

**आवस्वर**—पु. वेळ; अवसर. अवस्वर पहा. ' विश्वामित्राचा अंतरीं । कोथ तत्काळ प्रवेश करी । मग उठतां ते आवस्वरीं । वशिष्ठें बैसविला । '—वेसीस्व १.४९. [ अवसर अप. ]

**आवह**—वि. आणता; नेता; घडविता; वाहून आणणारा; संपादन करणारा; प्रापक. सामाशब्द-गुणावह; सुखावह; दुःखावह; दोषावह; संकटावह; हितावह; शोकावह; भयावह; हर्षावह; कल्याणावह इ० [ सं. ]

**आवळणें**—उक्ति. अवळणें पहा. १ रगडणें; दाबणें; चुरणें; धुणें. 'जळीं आवळीं वळमोळीं।'—मंगाधरकृत रसकण्ठ ५८. २ ब्यूह रचणें ( फौजेचा ). 'तिकडे मोंगल आपले तळावर तयार होऊन जमावसुद्धां आवळून उभा राहिला.'—भाव १४४. ३ आलिंगणें; मिठी मारणें. 'त्वां हृदयीं स्वभुजीं धरुनि आवळिला।'—भक्तमयूर केका २८. [ सं. आ+वळ ]

**आंवळा, आंवळकटी—काठी, आंवळणें, आंवळसर-सरा, आवळा, आवळी, आवळीभोजन, आवळ्या गंधक**—अ मध्ये पहा.

**आवळा**—( खा. ) हुळा पहा. [ म. हवळा, हावळा, हुळा ]

**आवळाजावळा**—वि. जुळें. [ जावळा—जुळें द्वि; सं. युगुल ]

**आवळेंजावळें, आवळ्याजावळ्या, आवळींजावळीं**—पु. स्त्री. न. अव. जुळीं भावेंडे.

**आवा**—पु. कुंभाराची भग्नी; मडक्यांची रास; वही. अवा पहा. 'कुंभ अवा एक आवा।'—तुगा ३१९५.

**आवा**—स्त्री. १ बाई. 'असली तरवारबहादुर आवा आमासनी साफ बायकू नको.'—बाय २.३. २ रांड; राख. अवा पहा.

**आवा**—पु. ( कों. ) १ आवणांतून काढून आवणूत लावण्यासाठी उपटलेलीं मूठभर आताचीं रोपें, रोपांचा पुंजका; पुन्हां लावलेलीं अर्शा रोपें. २ वागीं, मिरच्या वगैरेची नवीन बाण्यांतून लावलेली रोपांची जोडी. आवण पहा. [ आवण, आवणें; सं. आ+वप्=पेरणें ]

**आवाई**—अवाई पहा. 'टिपूची बाजारआवाई येत होती ती लटक्री, तो आहे...'—ख ७. ३६१६. **आवाणें**—मिणें. 'मुख्य शत्रु आवाई खाऊन व्यग्र जाहला आहे तो सांवर धरितो.'—मराभा ७.

**आवांकणें**—अवांकणें पहा. 'जें एक वेळ आवांकुनिया सांगवें ज्ञान।'—ज्ञा १८. १३३७.

**आवांका**—अवांका पहा. १ शक्ति; सामर्थ्य; आकारमान; अवसान; धैर्य; उमेद. 'बहुतीं मांडिलें आवांके। वीरश्रीम्लान-मुखें। म्हणती पातले कौतुकें। महोत्साह पहावया।'—मुआदि ४१. ४८. 'जयसिंहालाहि आपला आवांका काय आहे तें समजेल'—सूर्यग्रहण ८४. २ विचार; सारासार विचार; मयांदा; रीत. 'अहो जी आइका। तुमतें नाहीं कृपेचा आवांका। तरि येथें बीजे करोनी कां मातें चुकविलें।'—ऋ ३२. —एमा ३१. ५५५. ३ अभिमान. 'मी एक चतुर बोलका। हाही तुठी त्या आवांका। बोल बोलू नेंणें फिका। बोलोन नेटका अबोलणा।'—एमा २८. ४४९. ४ सार;

अभिप्राय; गोळाबेरीज. 'तया अर्थजातां अशेषां। केला तात्पर्याचा आवांका। तो हा आट्यावा देखा। कल्शाध्यायो।'—ज्ञा १८. १४. ४५. 'एवं भारताचा आवांका। आपूनि श्लोका एका।'—ज्ञा १८. १६५९. ५ आटोका कबजा. 'तेथ एरादळांचा आवांका। कवणुकरी।'—शिशु ९०७.

**आवाज, आवाजी**—पु. स्त्री. १ ध्वनि; सुर; शब्द; नाद. २ बातमी; गडबड. [ फा. आवाझ् ] **आवाडणें**—१ बोलणें; शब्द करणें; कुरकुर करणें. २ ( कु. ) ऐपतीबाहेर आव दाखविणें. ३ ( कानाखाली ) थोबाडीत मारणें. **आवादी**—वि. चांगल्या आवाजाचा; चांगल्या नादाचा, ध्वनीचा. **आवादी**—स्त्री. आवाजी; सुरेलपणा; आवाजाचा शोकदारपणा, खणखणीतपणा. **आवादी**—हाक मारणें. 'त्या वेळीं जमादार त्यास आवाज देऊन आपलेकडे बोलावून घेतो.'—चित्याची माहिती १७.

**आवाज**—पु. नग. ऐवज पहा. 'थोरलीं मांडीं एकूण आवाज दीड हजार.' [ फा. इवझ्=द्रव्य ]

**आवाजदारकाम**—न. ( बडोदे ) सोन्याच्या, चांदीच्या, अल्पमिनमच्या वगैरे जाळीदार घाटांत नखामध्ये रत्न छल्लें ( इ. ओपनसेटिंग ) बसविण्यांत येतें तें काम. —ज्वेहरखानानियम ( पारिभाषिक ) १.

**आवाजा**—पु. १ ध्वनि; शब्द. आवाज पहा. २ प्रसिद्धि; कीर्ति; बोलबाला. [ फा. आवाझ् ]

**आवाजाचा**—स्त्री. ये जा; येणेंजाणें; दळणवळण; बहिवाट; बहिवाटीचा हक्क. [ सं. आया=येणें+जावा=जाणें; हि. आबजाव ]

**आवाट**—पु. ( गो. ) १ परिघ; घेर. २ आसमंतांतील प्रदेश. [ सं. आवृत्त; आवार ]

**आवाठ**—पु. ( कु. ) वाडी; वाडा; आवाड. 'तों सुताराचा आवाठाक आसा' =तो सुतारवाड्याला आहे. [ सं. आ + वाट; आवार ]

**आवाठ**—पु. ( गो. ) १ मोटेपणा; व्यापकता. आवाठ पहा. २ ताकद; शक्ति. [ सं. आ+वृद्धि=वाड=आवाठ ]

**आवाड**—न. आवार. अवाड पहा.

**आवाडाव**—अवाडाव पहा.

**आवाडी**—स्त्री. ( कों. ) ( नाविक ) सुकाफू फिरविण्यासाठी लावलेला दांडा, काठी. [ सं. आवृत्त=फिरणें; प्रा. अवट्ट=फिरणें ]

**आवाण**—न. ( कु. ) नागली, मिरची वगैरेचें कोंबळें रोप. आवण पहा.

**आवातण**—न.—न. ( कुण. ) आमंत्रण. अवतण पहा. 'तुमचें आवातण येईल म्हणून मी बराच वेळ वाट पाहिली.'

**आवांतर**—अ मध्ये पहा.

**आवाप**—पु. परणें; सामासब्द-धान्यावाप; बीजावाप; क्षेत्र-वाप. [ सं. आ+वप्=परणें ]

**आवार**—पु. १ कुंपणाच्या आंतील जागा; परसू; वाडगें; अंगण. 'उत्तरद्वारीं यादवेश्वर । पैल मदनाचा आवार ।'—कथा १. ६. १५५. २ कुंपण; हद्द; ज्यानें वेढतात, मर्यादित करतात असें वई, वहांग, कटडा, भित, तट, गडगा, गांवकुसू. 'कीं गंधर्वनगरीचें आवार ।'—झा ९. १७३. 'पाडोनि देवाचें शिखर । घातलें सभों-वतें आवार ।' ३ वेढा; आवरण; बंदिस्तपणा. [ सं. आ + वृ ]  
**आखाना**—पु. आवारांतील पायखाना; शेतखाना. [ आवार + फा खाना ]

**आवारा**—पु. १ आव; मोठी तयारी; बडेजाव; कांहीं मोठ्या योजनेचा धाट, डौल. ( किं० घालणें ). २ ( ल. ) फुटल्यानंतर पुन्हां फुगणें, तयार होणें ( गद्वं बंगरे ). ( किं० धरणें; घालणें ). [ आव, आवार ]

**आवारा**—वि. (माळवी) भटक्या मारीत फिरणारा; रिकाम-टेकडा. 'तो आजकाल आवारा आहे.' [ फा. आउर्दन=भटकणें; आवारा=भटक्या ]

**आवारा**—पु. नासाडी; नुकसान. 'गयाळाचें काम हिताचा आवारा । लाज फजितखोरा असत नाही ।'—तुगा ३१२८. 'त्याचे सेताचा आपण आवारा केला.'—रा १५. ३४. [ फा. आवारा करना=नासाडी करणें ]

**आवारिब**—न. भक्षण; भोजन; मेजवानी. 'भूतावळीं आवारीब केलें । दैत्य मांसाचें ।'—शिशु १०५९.

**आवारी**—पु. ( व. ) १ शेतावरचा मोकदम. २ पाटलाच्या घराचा कारभारी. [ आवरणें ]

**आवारू**—वि. ( नंदभाषा ) दोन. 'सेलू पोळू आणि ढकार । आवारू रुपण सांगती सत्वर ।'—अवि ४२. ४६. 'आवारू उदानेके (पैसे) धर्मार्थ बाळले (दिले) ।'—विट्ठी—दोनशें. 'काटी—चाळीस.

**आवास**—पु. निवासस्थान; वसतिस्थान; ठिकाण; राहणें; वस्ति. [ सं. ]

**आवाहणें**—अक्रि. बोलावणें; आमंत्रण करणें; आवाहन करणें. [ सं. आवाहन ]

**आवाहन**—न. आमंत्रण; बोलावणें. 'ज्ञानाचे आवाहन मंत्र । जें ज्ञान पिकतें सुक्षेत्र ।'—झा १८. ७१. २ नवीन केलेली मूर्ति किंवा एखादी वस्तु यामध्ये देवतेला प्रवेश करण्यासाठीं बोलावणें. [ सं. ]  
**आविसर्जन**—न. १ बोलावणें व निरोप देणें. 'आवा-हनविसर्जनेवीण । शालिग्रामीं माझे अधिष्ठान ।'—एसा ११. १३५४. २ देवतेची प्राणप्रतिष्ठा करणें व तिला निरोप देणें. म्हणू आवा-हनविसर्जन बराबर=क्षणिक टिकणाऱ्या किंवा अल्पजीवि अशा वस्तूबद्दल म्हणतात. उ० पाण्यावरचा बुधबुडा. [ सं. ]

**आवाहनपत्र**—न. ( वि. ) १ एखाद्या सनदी उपदेशकास मंडळीचें पाळकपण स्वीकारण्यासंबंधानें पाठविलेले पत्र. २ पाचा-रणपत्र; निमंत्रणपत्र. —साप्रा ७०.

**आवाहित**—वि. १ आवाहन केलेली ( देवता ). २ बोलाव-लेला. [ सं. ]

**आंवाळ कार्या**—पु. १ ( गो. ) गणगोत; आप्तेष्ट मंडळी. २ एकत्र जमून केलेला कार्याकूट. [ आवळणें+कार्या ? ]

**आंवाळगोत्र**—न. ( गो. ) गोतावळा. [ आंवाळ+गोत्र ]

**आंवाळबोय**—स्त्री. आंवाळकाठी पहा.

**आवाळा—ळी**—( गो. ) आवळा, आवळी पहा.

**आवाळू**—न. १ ओठाचा भाग; ओठ. 'जे अनर्थाचे कान-वेरी । आवाळुचें चाटीत निचें बांहेरी ।'—झा ९. १८२. 'सहस्र संख्या वृक्षघाती । तिये जाहली जाणूति । आवाळुचें चाटिती । उठलीं त ।'—कथा ३. ४. १२६. २ जवडा. 'मग पसरुनियां आवाळे । प्रासुं धांवला गोपाळें ।'—कथा ४. ६. १८. ३ गंडस्थळ. 'मुडीव शुंडादंड सरले । शोभें अभिनव आवाळे ।'—दा १. २. १२. ४ डोकें. 'आकाशीं लागले आवाळे ।'—वेसीस्व १. ६५. [ द्रा. औडु—आवुडु=खालचा ओंठ; तुल० सं. आ+वल् ] ५ गद्वं; मासा बुंद; चामखीळ; वाळुक. हें जन्मतः किंवा नंतर रकदोषासुद्धें उत्पन्न होतें. 'शोभें जयास निटिळीं लघुसें अवाळे ।'—रामदासवर्णन (रघुनाथपंडित कृत) ९. [ सं. अर्बुद ]

**आविज**—स्त्री. ( कों. ) आंवणी; भाताची पुन्हां लावणी; आवाणांतून काढून आवणत रोपे लावणें; आवणें; आवणें पहा. ०णें—आविज करणें; आवणत रोपांची लागण करणें. आवणें पहा. [ सं. आ + बिन्दु=अलग करणें; आवणें ]

**आविद्ध (आकारीका)**—न. ( नृत्य ) जंघांत स्वस्तिक करून कुंचित पाऊल पुढें पसरणें व खालीं आणताना चवडा जमीनीवर टिकणें, हा टिकताना दुसऱ्या पायांत अडकविणें.

**आविद्धचक्रक (संयुतहस्त)**—न. ( नृत्य ) उजव्या हातानें डाव्या खांद्यापासून डाव्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत, तसेंच डाव्या हातानें उजव्या हाताच्या खांद्यापासून उजव्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत हात फिरवून आपल्या समोर तळहाताच्या पाठी उळवून धरणें.

**आविर्भवणें**—अक्रि. १ ( काव्य. ) प्रगट होणें; उत्पन्न होणें; व्यक्त होणें. 'कृष्णस्वरूपाची प्राप्ती । भीमकी सादर श्रवणार्थी । हृदयीं आविर्भवाली मूर्ती । बाह्यस्फूर्ती भावळली ॥'—एरुस्व १. ८७. २ दिसणें; दृश्योत्तर होणें; स्पष्ट, उघड दिसणें. 'कीं संघ्या-राग पश्चिमे आविर्भवला ।' [ सं. आविर्भू ]

**आविर्भवन**—न. प्रकटीकरण; दृश्योत्तरपणा; उघडपणा; प्रसिद्धि [ सं. ]

**आविर्भाव**—१. प्रगत स्वरूप; अवतार; उचडपणा; मोकळेपणा; स्पष्ट दर्शन; प्रसिद्धपणा २ हावभाव; अंगविक्षेप; चेष्टा; मनांतील विकारांचें दिग्दर्शन; हातवारे. ३ आव; बौल. 'श्रुत्वावांचुनि श्रारंभाजी ठाव । नाहीं आविर्भाव आणिलिया ।'—तुगा ३१३८. ४ (संगीत) एखाद्या रागाचे आलाप घेत असतां अन्य रागाची छाया सामान्य स्वरसमुदायामुळे उत्पन्न होऊं लागल्यास प्रस्तुत रागाचे रागवाचक स्वरसमुदाय पुढे आणून ती छाया दूर करणें व प्रस्तुत रागाचें स्वरूप प्रगत करणें. [ सं. ]

**आविर्भूत**—वि. अनतरलेला; प्रकट झालेला; उचड झालेला; दिसलेला; मुळीच गुप्त न राहिलेला; स्पष्ट; उदय पावलेला; उगवलेला. [ सं. आविर्भूत ]

**आविष्करण**—न. प्रसिद्धीकरण; प्रकटीकरण; उचड करणें; फोडणें (गुप्त गोष्ट); स्पष्ट करून दाखविणें; उचडकीस आणणें; जाहीर करणें. [ सं. आविस्+कृ ]

**आविष्करण**—उक्ति. १ प्रकट होणें; प्रतिबिंबित होणें; स्फुरणें. 'नाना कथारूपे भारती । प्रकटली असे त्रिजगती । आविष्करोमि महामती । व्यासाचिये ।'—ज्ञा १.३२; ६.१९. २ अभिमान धरणें; गर्व वाढणें; आवेश चढणें. 'जो कासे लागोनि तरे । तया पोहती उर्मी सुरे । पुरोहितु नाविष्करे । दातेपणें ।'—ज्ञा १८.१७९. [ सं. आविष्करण ]

**आविष्कृत**—वि. आविष्कार केलेले; व्यक्त, प्रकट केलेले, झालेले [ सं. ]

**आविष्ट**—वि. स्वाधीन झालेला; प्रासलेला; पछाडलेला; व्याप्त झालेला (विकार वगैरेनी). सामाशब्द—कामाविष्ट; क्रोधाविष्ट; क्रोधाविष्ट; लोभाविष्ट; हर्षाविष्ट; शोकाविष्ट इ० शिवाय आवेश शब्द पहा. [ सं. आ+विश् ]

**आंवि(र्षी)स, आविस**—न. १ आमिष; लाडूच; 'न धावे अर्थ कामाचिया आविसा ।'—भाए २५९; 'आविसासार्ठी फासा मान । पाढी घनडच्छा ते ।'—तुगा १०३६. २ मांस आंवीस आरोगिलें, उडाला ।'—उषा. ८५४. [ सं. आमिष ]

**आंविसारळें**—न. पक्ष्याचें घट्टें; आश्रयस्थान. अविसाळ पहा. 'सत्संग सूर्याचें मेळीं । देहाचीं आंविसारळीं । सांडिती जीव ।'—एभा २६.४३७. [ सं. आविस्+आलय ]

**आवीज**—प. (गो.) सूचना; नोटीस. [ पोतुं. आब्हीजु ]

**आवृत्त**—वि. व्याप्त; वेष्टिलेला; आच्छादिलेला; गुरफटलेला. 'तिहीं सुणीं आवृत्त । हे वेद जाणें नित्रांत—'ज्ञा २.२५६. [ सं. आ+वृ ]—की. आवृत्ति (अप.) पहा.

**आवृत्त**—वि. फिरलेला; वेढे घेतलेला; गुंडाळलेला; गरगर फिरलेला; घोळलेला; ज्याची आवृत्ति झाली आहे असा [ सं. आवृत्त ]

फको. १. ३७

**आवृत्ति**—की. १ उजळणी; एखाद्या गोष्टीचें आरंभापासून शेवटपर्यंत पुन्हां एकवार अनुष्ठान २ परतणें; परत येणें; 'ये जा करणें; परत करणें; परत तेंच करणें; पुन्हांपुन्हां उजळणी; अभ्यास 'इतिहासाची आवृत्ति तशी पुनः पुन्हां: दावी ।'—विक ५. ३ मनांत घोळणें; चिंतन करणें; 'वृत्ती तये आवृत्तीसी । बुडोनि जाय ।'—ज्ञा १८. ११३५. ४ (तत्त्व.) पुनर्जन्म; जन्ममरणाचा फेरा. ५ एखाद्या पुस्तकाचें पुन्हां मुद्रण—प्रकाशन; 'काव्याची पुनरावृत्ती काढतेवेळीं ज्यास्त टीपा घाच्या'—विवि (१८७६) ८.७.१२६. [ सं. ] **व्याचक**—वि. पटी दाखविणारा; आवृत्तिदर्शक (प्रत्यय) जसें—एकपट, पांचपट वगैरेतील पट हा प्रत्यय

**आवें**—वि. (व.) कळवें; निरसें (दूध). आव पहा.

**आवेग**—प. १ जोर; वेग; जोराची मति. २ मनःक्षोभ; संताप; आवेश. ३ तीव्रता (दुखण्याची); ठगका; तिडकी; अस्वस्थता. ४ एक गौण मनोभाव; व्यभिचारी भावाचा एक प्रकार. भाव पहा. ५ धाई; लगवग; धांदल. सामाशब्द—दुःखावेग; शोकावेग. [ सं. ]

**आवेदन**—न. नम्रतापूर्वक विनंति; अर्ज; निवेदन; गान्हाणें; किर्याद [ सं. आ+विद+जाणणें ]

**आवेळ**—(कों. गो.) नारळ खवून त्याचा चन पाण्यांत उकळून त्याचें काढलेलें, किंवा चवाचा दाट रस कढवून काढलेलें तेल. हे थंडीनें अंग फुटले असता त्यावर किंवा जखमेवर लावतात; आव्याळ; गुठले. अवयाळ पहा. [ गो. अवळ=कोंवळा नारळ+म. तेल ]

**आवेळ**—प. वैल; अवेळ पहा. 'अवश्य म्हणोनि पंचबुली चेतविले आवेला ।'—सप्र १५.४.

**आवेव**—प. अवयव. अवेव पहा. 'अघटघटी हरीची माया । अलक्ष लक्षेना ब्रह्मया । आवेव अंशमार्जी तया । देवमाया रचियेले ।'—एभा ७.५७४. 'वर्णां क्रियांचे आवेव । नाना नाटकें हावभाव ।'—दा २.१०.१९.

**आवेश**—प. १ एका मनोभावाचें किंवा विकाराचें मगार वचेंस्व; एका विकाराधीन सर्व मनोव्यापार असणें; क्षोभ; आवेग; संचार; विकारवशता; विकाराचा जोर. सामाशब्द—कामावेश; क्रोधावेश; पिशाचावेश; लोभावेश; मोहावेश; शौर्यावेश. २ उत्कंठा; उत्सुकता; ताल्लखण्णा; त्वरा; धाई. ३ संताप; राग 'देवे एव्हडा आवेशु कीजे । कवणांवरी'—शिशु ६७२. [ सं. आ+विश्=शिरणें ]

**आवेश**—प. उक्त; अवकाश. 'निगणेया आणि प्रवेशा । चित्त नेदीतु आवेशा ।'—ज्ञा १६.२८२. [ सं. आ+विश्=प्रवेशणें ]

**आवेशणें**—अकि. १ आवेशयुक्त होणें; स्फुरण पावणें; उद्युक्त होणें. २ रागावणें; संतापणें; क्षुब्ध होणें. 'तंव वातात्मज आवेशला । म्हणे धरुनि आपीन दुंदुभीला । मग तो आकाशीं उडाला । नाहीं देखिला कोणीहि ।'—जे ६.७.३९. 'आवेशोनि रावण देखा ।'—शुच ६.१८४. २ प्रवेश करणें; शिरणें; व्यापणें 'मनीं आवेशळें अद्भुत' [ सं. आ+विश् ]

**आवेशी**—वि. आवेशयुक्त; उत्साही; जोरदार; तापट; तल्लख.  
[ आवेश ]

**आवेश**—पु ( गो. ) शरीरयष्टि; ठेवण; शरीराचा बांधा.  
' मामाली चली तुंगल्या, आवेशान म्हणसारकी काय ना ' [ सं.  
आ+विश् ]

**आवेष्टित**(अंगुलि)—स्त्री.(नृत्य)एका हातानें दुसऱ्या हाताच्या तर्जनीपासून आरंभ करून त्या हाताच्या तळहाताच्या बाजूने वेढा घालणे.

**आवै**—स्त्री. ( गो. ) आई. म्ह० १ आवै नासिल्याचें पोट व्हड-ज्याला आई नाही त्यानें थोडें खाल्ले तरी पुष्कळ खाल्ले असे सांगणें. २ आवै सोसीत, बापूस पोशीत=आई शुभ्रवा करणार व बाप पसा खचें करणार ( तिन्हाइताचें काय जातें ? ). [ द्रा. अन्वा-भावा ]

**आवो**—पु. प्राप्ति; प्रतिष्ठा; डौल. इ० अर्थी. आव पहा. जयानी कां बीजभावा। वेदांती केला ऐसा आवो।' -ह्या १५. ५१२; १.३३; १८.६२२. इ०

**आवो**—उद्ग. अहो; अगे. अवा पहा. ' तंव सावासिनी भणितिले। आवो आवो गोसावी आले।' -शिशु १७४. 'आवो आईकें राजकुमरी।' -उषा ६५०.

**आवत, आवत**—पु. ( गो. ) खटला. [ पोतु. आवतु ]

**आवती**—स्त्री. ( गो. ) आहुती; आवती. ० **मारप**—( गो. ) खचीत पावणें; खोट आणणें. आवतीक पहा.

**आव्हाट**—पु. आडमार्ग; अव्हाट पहा. ' कीं आव्हाटीं म्हैसवा थर। नव्हातां ह्छीगोचर।' -म्ह. ४८. 'जेसें आंचळें सुईचे आव्हाटा।' -ह्या ३.९. [ अ+वाट ]

**आव्हाटचक्र**—न. उल्हाटचक्र-शक्ति; मायाजाळ. ' जें अंतरीच भ्रमलें। मायासंभ्रमें संभ्रमलें। तयासह कैसे उकलें। आव्हाटचक्र।' -दा १४.९.२३.

**आव्हाटणें**—अव्हाटणें पहा. ' आव्हाटलिया तरी जेजे। स्वर्गसुख।' -ह्या ६.१५८.

**आव्दान, आव्दानणें**—आह्वान आह्वानणें पहा.

**आव्हेर**—आव्हेरणें—अव्हेर, अव्हेरणें पहा.

**आश**—पु. कनक्यानें स्त्राय्याचा लापशीसारखा पातळ पदार्थ. -पुंस्ति २.१८८. [ सं. अशान; हिं. आश ]

**आशा**—स्त्री. आस; आशा; इच्छा. ' लोकांचा सारविला उंबरा देखती। तरी एका शिताची आश करिती।' -शिशु १५०. [ सं. आशा; म. आस ]

**आशाक**—वि. १ ह्रस्व; फिदा; अनुरक्त. ' ते ( संभाजीराजे ) परस्त्रियांबर आशाक होते. ' -मदर १.१०६. २ प्रणयी; प्रियकर.

( माशुक बरोबर उपयोग ). [ अर. आशिक् ] ० **माशुक**—न. प्रणयी जोडपें; प्रियकर व प्रियकरीण.

**आशाकड**—आसकड पहा.

**आशांकरणें**—अकि. १ ( काव्य. ) शक्ति होणें; साशंक होणें; कचऱणें; भिणें; अय वाटणें. २ शंका येऊन प्रश्न करणें. [ सं. आ+शंक ]

**आशांका**—स्त्री. १ भीति; अंदेगा; शंका; संदेह; खात्रीचा किंवा समाधानाचा अभाव; संकोच. २ ( तर्क. ) आक्षेप; शंका; विधानाला हरकत. ' आतां प्रश्न शर घेऊन। विदारीत आशांकाते -पांप्र २७.४२. -दा १.१.१२. ० **निवृत्ति**—स्त्री. शंकेचें, आक्षेपाचें निरसन; स्पष्टीकरण; फोड. [ सं. ]

**आशांकित**—वि. १ भ्यालेला; साशंक झालेला; विश्वास डळलेला; बुझलेला. २ शंका घेणारा; भीति बाळगणारा; अंदेशा असलेला. [ सं. ]

**आशाकी**—स्त्री. प्रणयानुनय; प्रियाराधन. [ फा. आशिकी ]

**आशानाई**—स्त्री. मैत्री; नातें; परिचय. आशानाई पहा. [ फा. ]

**आशाय**—पु. १ उद्देश; हेतु; अभिप्राय; मनीषा. २ टिकाण; स्थान; आगर; सांठा. सामाशब्द-अन्नाशय; जलाशय; मूत्राशय. इ० ' अमुच्या अशुभाशयाचा धातु। किरिता चरणधूमकेतु।' -एभा ६.१११. [ सं. आ+शी=राहणें ]

**आशारफी**—स्त्री. सोन्याचें नाणें. अश्रफी पहा.

**आशा**—स्त्री. १ अपेक्षा; आकांक्षा. ' आशा अमर आहे. ' २ इच्छा; वासना; मन. ' पैरू पाहिले तेव्हां माझी आशा त्याजवर गेली. ' ३ आवड; प्रेम; लोभ. ' आतां या फाटक्या आंगरूक्याची आशा कशाला धरतोस। एखाद्यास देऊन टाक. ' ४ दिशा. ' धेनु कुरुनीं वळिल्या येवुनि उत्तराशेला ' -मोविराट ६.६३. [ सं. ]

० **कार**—वि. आशा करणारा; आशावादी. ० **दुराशा**—स्त्री. बरी-वाईट इच्छा; अपेक्षा; माया; लोभ; आशा आणि भीति. ' आशा दुराशा त्यजा। आशि तो उमजा। स्वहित समजा। दुर्भाव टाका दुजा। मुक्तीस लावा ध्वजा। ' ० **धोशी**—वि. ( गो. ) हांबरा. ' किते आशां धोशी रे बाबा मनीस हों ' ० **निराशा**—स्त्री. आशा आणि निराशा; आशेची निराशा. म्ह० आशेसारखें दुसरें दुःख नाही आणि निराशे सारखें सुख नाही. **आशेची निराशा होणें**—अपेक्षा, आशा, हेतु फलरूप न होणें; हिस्मोड होणें. ० **पाश**—पु. १ संसारतील अपेक्षा, इच्छा, हेतु, यांचें जाळें; मोहजाळ; विषयजाळ. २ ( व्यापक. ) जगराहाटी; जन. ० **बद्ध**—वि. १ आशापाशांत सांपडलेला; संसारिक, आशा, अपेक्षा यांनीं जखडलेला; लोभी; हांबरा. ' आशा-बद्ध बोलो नये। विवेकेवीण चालो नये।' -दा १४.१.७७. २ आशावादी; आशायुक्त. ० **भंग**—पु. निराशा; हिस्मोड. ० **भूल**—वि. ( निदाव्यञ्जक ) ( प्र. ) आशाकयूत; हांबरा; लोभी. ० **वाद्**—पु.

जगांत दुःस्वप्नां मुख अधिक आहे आणि जगांत अखेर सत्याचाच किंवा सत्यज्ञाचाच विजय होणार आहे असे प्रतिपादन करणारे मत. (इं.) ऑप्टिमिझम. ०धान-वादी-वि. (वि.व.)आशा-वंत-आशाविष्ट=आशायुक्त. आशा ठेवणारा. [ सं. ]

**आशावर्णे, आशवर्णे**—अ.क्रि. आशा करणे; इच्छा करणे; आस घरणे; लोभणे. [ आशा ]

**आशाविर्णे**—उ.क्रि. आशा करावयास लावणे; आशा उत्पन्न करणे; लोभविणे. [ आशा ]

**आशाळ, आशाळु**—वि. १ लोभी; हांबरट; अधाशी. २ आशावादी. 'प्रो. गोखले हे आमच्यांतले अत्यंत आशाळु गृहस्थ आहेत.' -टि ३.९८. **आशाळभूत**—पु. १ आशाभूत पहा. अतिशय अधाशी. २ आशावादी. [ आशा+आळ प्रत्यय ]

**आशिक**—पु. स्त्री. आशीर्वाद. 'सकळिक आशिका देती।' -बसा ७०. [ सं. आशिम् ]

**आशिळो**—वि. (गो.) खाऊन पिऊन सुखी असा (मनुष्य). [ सं. अश्-खाणे ]

**आशी**—वि. खाणारा; सेवन करणारा. सामाशब्द-अमृताशी; विषाशी; अन्नाशी; अल्पाशी; मिताशी; पथ्याशी; बद्धाशी. [ सं. ]

**आशी**—पु. आशीर्वाद. 'त्यासी आशी देतो, देतो पुत्रां जशी पिता ठेव.' -मोआदि २.२३. [ सं. आशिम् ]

**आंशी**—न. (कों.) पोहे पाखडतांना जे बारीक कण निघतात ते. [ सं. अंश ]

**आंशी**—स्त्री. (गो.) १ सुकलेले गवत. २ एक रोपटे.

**आशीक**—वि. प्रणयी; लुब्ध; (विशिष्ट गोष्टीची) आवड असणारा. आशक पहा. [ अ. आशिक् ]

**आशीपारी**—क्रि.वि. समोवताली; चौफेर; जबळपास. आसपास पहा.

**आशीर्चन, आशीर्वाद**—न.पु. एखाद्याचे कल्याण चिंतणे; आयुरारोग्य, पुत्रपौत्र, संपत्ति इ० प्राप्त होवो असे इच्छिणे; स्वस्तिवाचन; शुभचिंतन; दुवा. (क्रि० देणे; घेणे; करणे) **पत्न**—न. वडील माणसाकडून ल्हानास, वरिष्ठ जातीकडून (विशेषतः ब्राह्मण जात) खालच्या जातीच्या माणसास जे अभीष्टचिंतनपर व आशीर्वाद देणारे पत्र जाते ते. [ सं. आशीः+वचन ]

**आशीर्वादे**—अ.क्रि. आशीर्वाद देणे; अभीष्ट चिंतणे. 'आशीर्वादिनि साधु साधु वचने आले तदा गोपुरा।' -आता ४.

**आशीर्वादार्थ, आशीर्वादार्थक**—वि. शुभेच्छा प्रदर्शक; अभीष्ट चिंतणारे; ईश्वरांचे स्वरूप घणन करून. 'असा जो ईश्वर तो तुमचे रक्षण करो.' अशा अर्थाचा (श्लोक, वाक्य इ०); आशीर्वादपर. [ सं. ]

**आशीषि**—पु. साप; सर्प. 'कुन्दाशीषिष गरुडा, कीं जिंकाया अशुद्ध-धी शुद्ध।' [ सं. ]

**आशीष**—पु. आशीर्वाद. 'चंद्र इंद्र प्रजापति सकळिक आशीष देती।' -बसा ५०. [ सं. आशिस्-आशीस् ]

**आशु**—वि. सत्वर; लवकर; शीघ्र. 'सलज्जांची लज्जा हरि परि हरी आशु भजनी।' [ सं. ]

**आशुग**—पु. शर; बाण; इषु. 'गुह साल्यकिमुफाशुगपटल न दे लक्ष मार्ग वाताते।' -मोद्रेण ११.४४. [ सं. आशु=अलक्ष+ग=जाणारा ]

**आशुद्ध**—न. रफ. अशुद्ध पहा. 'रते बाण तेथून आशुद्ध वाहे' -वामनविराट ७.१७९. -दा ३.१.१७.

**आशुरा, आशूरा, आशोरा**—मोहरमचा नववा अथवा दहावा दिवस. मोहरमचे पहिले दहा दिवस. अमुरा पहा. 'सांप्रत मोहरमचे आयुष्याचे दिवस' -रा ५.९३. [ अ. अशूरा ]

**आशोभाण**—न. (गो.) कमालीचा हांबर, अधाशी. 'तो म्हणजे सामकें आशे-भाण' [ सं. आशा+भांड=भांडे ]

**आशौच**—न. १ कोणी सपिंडादि जन्मला किंवा मेलला असता किंवा प्रेत वाहून नेले असता (खांदा दिला असता), त्याचे दहनादिक केले असता धर्मशास्त्राप्रमाणे श्रौतस्मार्तादि कर्माविषयी अनर्हता आणि अस्पृश्यत्व अशी जी स्थिति मनुष्यास कांहीं काल प्राप्त होते ती. २ प्रहण लागले असता ते सुटेपर्यंत व त्यानंतर स्नान करीपर्यंत येणारे अशुचित्व. ३ (सामा.) सुतक (मेल्याचे); विटाळ. सामाशब्द-जननाशौच; प्रहणाशौच; निहेरणाशौच; जाताशौच; प्रेताशौच; छावाशौच; छावाशौच; पाताशौच; अनुगमनाशौच; दर्शनाशौच; स्पर्शाशौच. इ०. ४ (ल.) अशुद्धत्व; घाणेरडेपणा; गबाळपणा; अजागळपणा. [ सं. ]

**आशौची**—वि. आशौच असलेला; सुतक असलेला.

**आश्कारा, आस्कारा**—पु. कीर्ति; प्रसिद्धि; लौकिक; अस्कारा अस्कारा पहा. 'भवानीपंताचा आश्कारा मात्र, सोंगे कांहीं चमत्कारिक नव्हती.' -ऐटि १.५८. [ फा. आश्कारा ]

**आश्वर्ये**—न. १ विस्मय; कौतुक; नवल; अचंबा. 'आश्वर्यां अति पावली बधुनिचां तुणीर पाटीवरी।' -शबरीआख्यान. २ अद्भुत गोष्ट; चमत्कार; आश्वर्ये वाटणारी गोष्ट. 'कांहीं आश्वर्ये पहावे असें मनंत आहे.' -कर्म १.३८. अशुद्ध रूपे-आश्वर्ये; 'ब्रह्मानंद ते समई। कोण आश्वर्ये होतसे।' -वेसीस्व ३.२२. (गो.) आश्विर. [ सं. ]

**आश्वर्ये**—अ.क्रि. (काव्य अर्वाचीन रूप) आश्वर्यचकित होणे; विस्मय वाटणे. 'आश्वर्ये शिवकार्ये ऐकुनि शहा यदृति हो गोजिन्या' -जयजयकार (स्वातंत्र्यशाईल)



**आश्राई**—स्त्री. स्नेह; सख्य; परिचय. आशानाई पहा. 'तेथें रंगोजी पटवारी यामी आश्राई होती त्या आसरियानें राहिलों.'—भा० १८३४.१४१. 'राव पंतप्रधान याजकडील सर्दारांशीही रफ्त आश्राईचा आहे.—रा ५.१०१. [ फा. आश्राई =मैत्री ]

**आश्रम**—पु. १ ब्राह्मणक्षत्रियादि त्रैवर्णिकांनां धर्मानें घालून दिलेले ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य, वानप्रस्थ व संन्यास हे चार मार्ग किंवा अवस्था. यांस वर्णाश्रम असेंहि म्हणतात. 'नित्यानित्य होमद्वारें। ब्रह्माग्नि प्रज्वळला एकसरें। जाळुनि आश्रमांचीं चारीं घरें। केलें खरें निराश्रमी ॥'—एभा ७.२६६. २ पणकुटी; पणशाला; निवास-स्थान; मठ; पाठशाळा; ऋषींच्या वस्तीचें ठिकाण. 'आणि वयसा वित्तकासु। ययांचा वाढवी संभ्रमु। म्हणौनि मदै आश्रमु। तोचि केला।'—भा. १८.७५७. 'देवें आश्रम काहीं चालवावे भले।' सप्र. ८.३३ ३ गृहस्थाश्रम; संसार. 'आपणासि आश्रम करणें नाहीं।'—स २.१९. 'साहोनि काम क्रोध अहंकार। आश्रमीं भविनाश साधी रे।'—तुगा २४८३. ४ संन्यास; चतुर्थाश्रम. ५ गोसाव्यांतील एक पंथ. ० चतुष्टय—ब्रह्मचर्य; गार्हस्थ्य वानप्रस्थ संन्यास हे चार आश्रम. ० धर्म—पु. ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यास हे चार आश्रम व त्यांत स्वाध्याय, यज्ञकर्म, ज्ञान-प्राप्ति, सर्वसंगपरित्याग इत्यादि कर्म आचरणें हा धर्म. [ सं. ]

**आश्रमांतर**—न. एका आश्रमांतून दुसऱ्या आश्रमांत जाणें, दुसऱ्या आश्रमाचा स्वीकार. [ सं. ]

**आश्रमी**—वि. १ चार आश्रमांपैकीं एका आश्रमाचा. २ आश्रमवासी; तपस्वी; ऋषि वर्गर. [ सं. ]

**आश्रय**—पु. १ आश्रयाचें स्थान; आधारस्थान; निवाऱ्याची जागा. २ संरक्षण; छत्र; आधार; आसरा; धारा; आच्छादन; 'तिला परमुलुखांत कोणाचा आश्रय नव्हता'—पाव्ह ५. ३ ( ल. व अक्षरः) दुजोरा; मंजुरी; पूर्णसति; आधार; प्रमाण; कैवार; आधारभूत; प्रमाणभूत; कैवारी. ४ आश्रय असणें; उवलंबन करणें; स्वीकारणें; उपयोग करणें; पाळणें; वागणें; अनुसरणें; अभ्यासणें. ५ शेजार; साक्षिय. 'अमीच्या आश्रयास तू प ठेवूं नको, वितलेल. ( सामाशब्द ) जलाश्रय; प्रामाश्रय; वृक्षाश्रय इ० [ सं. आ+श्रि=आसरा घेणें ]

**आश्रयण**—न. आश्रय पाहणें; आधार घेणें; आश्रयार्थ अव-लंब करणें; धरून बसणें; चिकटून राहणें ( मत, सिद्धांत इ. कांस ). [ सं. ]

**आश्रयणें**—उक्ति. १ आश्रय घेणें; निवाऱ्याकरितां अवलंब करणें; मदत घेणें; 'सांजुनि आपला आडळ। लवण आश्रयी जळ।'—भा १८.१२५०. 'तयाचा आश्रम अति सुंदर। जेथें बायीच्याघां नसे वैर। बिडाल आश्रयती उंदिर। निशा करिती स्वलीले।'—जै २९.१५. २ अनुसरणें; प्राण मानणें; चिकटून बसणें ( मत, सिद्धांत

यांस ). ३ अवलंब करणें; स्वीकारणें; पाळणें ( उपाय, योजना ). [ आश्रयण ]

**आश्रयराग**—पु. ( संगीत ) थाटास ज्या एखाद्या प्रसिद्ध रागाचें नांव दिलेले असतें तो.

**आश्रयी**—वि. आश्रय करणारा; आश्रय घेतलेला; ज्यानें आश्रय घेतला आहे तो; शरणार्थी; शरणागत. [ सं. ]

**आश्रा**—पु. आस्रा. आश्रय पहा. 'आपला सरकारचा आश्रा गेला असे त्यास वाटलें.'—टि ४.४४. [ सं. आश्रय; हिं. आश्रा ]

**आश्राप**—ब—वि. गरीब; निरुपद्रवी. अश्राप अर्थे ३ पहा. 'जनावर मोठें खरें, बाकी फार आश्राब'

**आश्रायणी**—अशरीरिणी पहा. 'तंव आश्रायणी सूचना-वचन।'—दावि ४२.

**आश्रित**—वि. १ आश्रय दिलेला; सांभाळलेला; पोसलेला. २ संरक्षणासाठीं ज्याचा आश्रय घेतला आहे असा; जो आश्र-यिला जातो तो; आश्रय देणारा. ३ अनुसरलेला; पाळलेला; अभ्या-सिलेला. ४ उपयोग केलेला; कामीं लावलेला; आसरा घेतलेला; अवलंब केलेला ५ आश्रयास असलेला; ज्यास काहीं कामगिरी नसून केवळ योगक्षेमासाठीं ज्यास श्रीमंत लोकांनीं नेमणूक करून दिली आहे असा मिष्ठुक वर्ग. सामाशब्द—राजाश्रित; भिक्षाश्रित इ० [ सं. ]

**आश्रुटाळ**—वि. ( व. ) अश्रु गळणारा; घोड्याचें एक लक्षण. अंसुटाळ पहा.

**आश्रुष्ट**—वि. आलिंगिलेला; कबटाळलेला. [ सं. आ+श्रिष्ठ ]

**आश्रुषे**—पु. आलिंगन; भेट. [ सं. ]

**आश्रुषेणें**—अक्ति. आलिंगणें; आलिंगन देणें. 'सर्वे इंद्रियेहि आश्रुषावें। जियातेंचि ।'—राहा १६.३३२.

**आश्रुषेचा**—स्त्री. सत्तावीस नक्षत्रांपैकीं नववें नक्षत्र. [ सं. ]

**आश्रुलायन**—पु. या नांवाचा एक ऋषि; आश्रुलायन श्रौत व गृह्य सूत्राचा कर्ता; कात्यायनाच्या ऋग्वेदसर्वांनुक्रमणीवरील षड्गुरुशिष्यानें केलेल्या टीकेंत आश्रुलायन हा बौनकाचा शिष्य असल्याचा उल्लेख आहे. १ आश्रुलायन शाखेचा (अनुयायी) ब्राह्मण. ० म्नुत्र—ऋग्वेदाच्या शाकल शाखेचें सूत्र, याचे १६ अध्याय असून १२ अध्यायांस श्रौतसूत्र व चार अध्यायांस गृह्यसूत्र म्हणतात. श्रौतसूत्रांत श्रौत विषय असून गृह्यसूत्रांत संस्कार व इतर स्मार्त विषय आहेत. [ सं. ]

**आश्रास**—पु. धीर; आश्रासन. 'आश्रास दिग्घटा दयाघनें।'—दावि २६०. [ सं. आ+श्रस ]

**आश्रासणें**—सक्ति. १ धीर देणें; आशा दाखवून उडुकुत करणें; उत्तेजन देणें. 'परि आश्रासिलें पायातें। विहा। लियासी ।'—भा ११.६५४. 'आश्रासाचे दास। तरी चढतो विश्वास ।'—तुगा १६८५. २ बोलावणें; हाक मारणें. 'ऋषी कळें गेला अनुश्राणें।'

मागे आले त्रयस्मृति आपण। अनुसवेसी आश्वासन। अतिथि आलों म्हणती।'—सुच ४.२७ [सं. आश्वासन]

**आश्वासन**—न. धीर; उत्साह; उत्तेजन. 'तिसी घावें आश्वासन। उदईक आहे तुझे लम। तुवां असावें सावधान। पाणिप्रहण मी करीन।'—एरुख ५.७८. [सं.]

**आश्वासित**—वि. आश्वासन दिलेला; प्रोत्साहन, धीर दिलेला. [सं.]

**आश्विन**—पु. चैत्रादि बारा महिन्यांतील सातवा महिना. [सं. अश्व-अश्विन-आश्विन]

**आश्विनगोरी**—वि. आश्विनांतील गौरीच्या सुमारास तयार होणाऱ्या नाचणीच्या एका प्रकारचे नाच. [सं. आश्विन+गौर]

**आश्विना-नी**—वि. आश्विन महिन्यासबंधी (आदितवार, पौर्णिमा तिथि इ०) [सं. आश्विन]

**आषक**—आशक पहा.

**आषाढ**—पु. चैत्रादि बारा महिन्यांपैकी चौथा महिना. [सं.]

**आषाढ झड, आषाढ दवणा, आषाढखाना, आषाढ-पागोळी, आषाढपाटी, आषाढभूती**—आखाड पहा.

**आषाढा-ढी**—वि. आषाढासंबंधी.

**आषाढी**—स्त्री. आषाढ महिन्यांतील शुद्ध एकादशी. शिवाय आखाडी पहा. म्ह० (व.) आषाढी तट, धावणी भट, भादवी कुणवट (माजतात).

**आष्ट**—एक झाड. आस पहा

**आष्टा**—स्त्री. (व.) रानतुळस.

**आसणी**—(गो.) घुसळखांबाची दोरी. आसणी पहा.

**आस**—स्त्री. आशा; इच्छा; अपेक्षा; उत्कंठा. 'परी कर्मफळीं आस न करावी। आणि कुकमी संगति न व्हावी।'—झा २.२६६. 'काल्याचिचे आसे। देव जळीं जाले मासे।'—तुगा १८९. (कि० धरणें; घेणें; लागणें). म्ह० १ श्वास तो आस. २ आसका बाप निरासकी माय. ३ आशा अमर आहे. [सं. आशा; प्रा. आसा]

**आस**—पु. स्त्री. १ (ओवऱ्याचा खेळ) रंगणांत नेमका ओवरा अकणें; रंगणांतील ओवऱ्यास दुसरा ओवरा मारणें; रंगणटोला. २ (बैदुलाचा खेळ) एक बैदुल दुसऱ्या बैदुलास नेम धरून मारणें. [सं. अस्=फेकणें]

**आंस, आस**—पु. १ गाडीचा कणा; हा लोखंडी किंवा लांकडी असतो. २ (ज्यो.) दोन धुवांना जोडणारी जी कल्पित रेषा व जी धुवीगोलाच्या अगदीं मध्यांतून जाते तिच्या आंस म्हणतात. (सामा.) ज्या कल्पित रेषेभाबती कोणताहि गोल फिरतो ती रेषा. [सं. अक्ष]

**आस**—पु. एक झाड. (लं. हिबिस्कस पाप्युलिनोआइडस).—स्त्री. एक प्रकारचे झाड. **आंसफळ**—न. आस झाडाचे फळ.—स्त्री. (कों.) फणसाची एक जात.

**आस**—न. धनुष्य. 'गणेश घे रत्नजडीत आसा।'—सारह ५.३०. [सं.]

**आसं**—क्रि. (वि.) आहे. [सं. अस्=असणें]

**आसक, आसुक**—न. (बायकी) वाखा; पूर्ण दिवस भरण्या-पूर्वी प्रसृति. [सं. सू=प्रसवणें]

**आसकड**—न. अडचणीची जागा; खबदाड; दुर्गम स्थान. 'शब्दाचिया आसकडीं। भेदनदीच्या दोहीं थडीं। आरडत विहरवेडीं। बुद्धिबोवु।'—झा १६.५. [सं. आस+कूट]

**आसका-कें**—क्रि. वि. सगळा; संपूर्ण. असका पहा. 'राया तुं पाहे पां विवेकें। जगचि आसकें गुरु दिसे।'—एभा ७.३४३.

**आसका**—वि. आश्रित. 'कंगाल तरी मी तुमचाच आसका।'—दावि ६०. [सं. अस्=असणें]

**आंसकूड**—पु. (व.) गाडीचा आंस, कणा. आंस पहा.

**आसक**—वि. अनुरक्त; परायण; निरत; लंपट; लोभी. 'तुका म्हणे जीव आसक सर्वभावे। तरतील नावे विठोबाच्या।'—तुगा २४९१. सामाशब्द—विषयासक्त; गृहासक्त; भजनासक्त. [सं. आ+संजु=बांधणें]

**आसक्ति**—स्त्री. लोभ; तत्परता; तल्लीनपणा; लंपटता; भक्ति; व्यासंग; हव्यास. 'परी कर्मफळीं आसकी। धरूनियां।'—झा २.२४५ [सं.]

**आसखा**—वि. सर्व; प्रत्येक; किंवा सर्व गमुदाय. 'कवण कवणा न देखे। होते तेथे राहिले आसखे। येरीकडा जाऊ न सके। अंधारें करोनी।'—खिपु १.१६.११२. असका पहा.

**आंसट**—पातळ; सरबरीत. असट पहा.

**आंसड**—पु. गाय, म्हैस, इ० कांचे थान; सब; अचळ.

[म. सड]

**आंसडणें**—भक्ति. (कर्ना.) कांडणें; सडणें. [सडणें]

**आंसडणें, आंसडा, आसडी, आसण**—ग्रा—अ मध्ये पहा. 'मग विराटाचेनि महाभेडें उतरें। आसडुनि नागविलें।'—झा ११.४६९.

**आसडा**—पु. जोराचा हिसका. असडा पहा. 'रंगले तें अर्गी दावी। विष देववी आसडे।'—तुगा ३१६४. 'बोटिले मारोनि आसडा।'—मुआदि १०.१०१.

**आसडी**—स्त्री. (कों.) गाय, बैल, म्हैस इ० कार्ना मारलेली लाय. (कि० मारणें). [सं. अस्=फेकणें]

**आसणी**—स्त्री. घुसळखांबास बांधावयाची रवीची दोरी. [आसडणें; सं. अस्=फेकणें; प्रा. असण=फेकणें, आडणें]

**आसतुटी**—वि. निराशा करणारे; आशा तोडणारे. 'तेवींचि कठिण बोले आसतुटी । अजुंन होईल हिपुटी ।'—हा ११.४५३. [ सं. आशा+तुट्=तुटणे ]

**आसंद**—पु. एक औषधी वनस्पति; आस्कंद. [ सं. अश्वगंधा ]

**आसंदी**—स्त्री. १ (श्रौतकर्म) लांकडी चार पायांची घडवंची. ही मोळाच्या दोरीने विणलेली असते. हिच्या विणलेल्या भागाच्या वर सुमारे हातभर पायांची उंची असते. सोमयज्ञातील सोमवली हीवर ठेवतात. २ ( हिं. ) खुर्ची; आसन; खाट. [ सं. ]

**आसन**—न. १ बैठक; बसकर; बसण्याच्या उपयोगी पाट, खुर्ची, कोच, सतरंजी वगैरे वस्तू. सामाशब्द—कुशासन; दभासन; तृणासन. 'होईन गुरूचें आसन । अलंकार परिधान । चंदनादि होईन । उपचार ते ॥'—हा १३.४२०. २ बसण्याचे वाहन—पक्षी, उंदीर, वगैरे जंयें-विष्णूचे वाहन गहड, गणपतीचे वाहन उंदीर, शंकराचें वाहन बैल. ३ हातपाय वगैरे अवयवांची योगान्यासांत किंवा सुरत-प्रसर्गि जी विशिष्ट प्रकारची रचना ती. जसें—कुक्कुटासन; मयुरासन. ६० हीं आसनें ८४ आहेत. 'तेचि षण्णामार्जां प्रगट । आसना-लागोनि स्पष्ट । मैथुनें लिहिली जीं वीट । वीरागयाते उपजविति ।'—हा १०.२६. 'येकीचें हातीं विचित्र पट । चौं-यांयसी आसनांचे प्रगट ।'—सुरंछु ३. म्ह् ० एक्या मांडीवर चौं-यांशीं आसनें.

४ बसण्याचा विशिष्ट प्रकार. जसें—वीरासन; पद्मारान. ५ घोड्यावरील बैठक; घोड्याची पाट; घोड्याच्या पाठीवर बसण्याची जागा. ६ पुस्तकाच्या पानावरील रकाना, कॉलम; खालें; कोटा. ० **ओळखणे**—आपला स्वार कोण आहे हे ( घोड्यानें ) जाणणे. ० **उंडाळणे**—बोवर्की बांधून, निघून जाणे; बिन्हाड उचलणे. ० **घालणे**—

**टोकणे**—आसनमांडीप्रमाणे एखाद्या विशिष्ट पद्धतीने बसणे; स्थिर होणे; हट्टन बसणे. ० **जड होणे**—१ घट्ट बसणे; बसून राहणे. २ चट्टन जाणे; गर्वानें फुटून जाणे. ० **जमणे**—१ चांगला जम बसणे. २ गच्च भरून येणे; दाटणे ( ढग वगैरे ). ० **जमविणे**—

आपला बस बसविणे; आपले स्थान स्थिर करणे. ० **जोडणे**—उकडवें वसणे. ० **टरणे**—घोड्याच्या पाठीवर बसणे; स्थिर होणे. ० **ठेवणे**—( घोड्यावर ) चढणे. ० **डळमळणे**—१ आपली जागा, बैठक अस्थिर होणे. २ ( ल. ) अस्वस्थ—चंचल होणे. घडी विस्कटणे; बसलेला जम विघडणे. ० **ढळणे**—आपला बस, जम, योग्यता—दुर्जा वगैरे गमावणे. ० **पडणे**—जागा मिळणे; जम बसणे वगैरे. ० **बसणे**—आसन ठरणे पहा. ० **हंदावणे**—वाढणे—१ रंद होणे; लंड होणे ( शरीर ). २ ( ल. ) मोठेपणा मिळविणे; ल्वाजमा वाढणे. ० **सोडणे**—नेहमीची जागा, दुर्जा, प्रांत, सोडणे. **आसनीं**—खेळणे—

१ ( मुतादकी ) आपल्या झाडामध्ये स्वच्छदानें बावरणे—खेळणे. अंगत येणे. २ आपल्या जागेत आपल्या साधनांनीं खोडया, चेष्टा करणे. —नीं येणे—मूळपदावर, मूळ स्थितीला येणे ० **कुहावा**—पु.

० **खोडय**—स्त्री. घोड्याच्या ७२ खोडयांपैकीं एक खोड; घोड्याच्या पाठीवर बसण्याच्याजागीं कांही रेषा किंवा विशिष्ट रंग असणे हे या खोडीचें लक्षण आहे. घोड्याला हे अग्रम लक्षण असेल तर घन्यावर मृत्यु किंवा एखादें मोठें संकट ओढवतें. ० **चलन**—न. चंचलता; अस्थिरता; धरसोड; ( अक्षरशः व लक्षणेनें ). ० **बंध**—रचना—पु. स्त्री. आसन बसविणे, नक्की करणे, घालणे ( विशेषतः योगांत ). ० **मांडी**

० **वटा**—स्त्रीपु. दोन्ही पावले दुपून एक पाऊल दुसऱ्या गुड्याशीं आणि दुसरे पाऊल पहिल्या गुड्याशीं लावून बसण्याचा प्रकार. ० **विधि**—पु. १ योगांतील आसनें कशीं करावीं, कशीं ठेवावीं वगैरे ज्यांत सांगितले आहे असा विधि. २ एखादें धर्मकृत्य ( जप, पूजा इ० ) करण्यासाठीं बसावयाच्या वेळीं, तें कर्म संपेपर्यंत उठावयाचें नाहीं अशा नियमानें बसणे व त्यावेळीं करावयाचें न्यास वगैरे विशिष्ट कर्म. [ सं. ] ० **शुद्धि**—स्त्री. आसनाची ठेवण व रीत निश्चित करणे, अनुग्रानापूर्वीं तंत्रशास्त्रांत आसनाचे अनेक प्रकार सांगितले आहेत त्याप्रमाणे आसन करणे.

**आसनपेडी**—स्त्री. ( गो. ) बांक ( बसावयाचें ). [ सं. आसन+पीठ ]

**आसनी**—स्त्री. पुजेस वगैरे बसण्यासाठीं केलेले लोकरीचें लहान आसन. [ सं. आसन ]

**आसनी**—स्त्री. ( व. ) अश्विनी पौर्णिमेस सर्वांत वडील मुलास ओवाळण्याचा विधि. ' आज मुलाची आसनी करावयाची आहे. ' [ सं. आश्विनी, प्रा. आसिन ]

**आसनीवान**—वि. ( व. ) यथच्छ. ' आज आसनीवान जेवण झाले. ' [ सं. आशा+म. नीवविणे ]

**आसन**—वि. जवळचा; समीप असणारा. [ सं. ] ० **काल**—**मरण**—मृत्यु—अवधी—वि. मरणोन्मुख; मरणास टेकेला. ० **निद्र**—वि. क्षोपस आलेला. ० **प्रसव**—प्रसूति—वि. बाळंत होण्यास टेकेलेली; प्रसूतिकाल जवळ आलेली ( स्त्री, गाय, म्हैस इ० ) ० **समाधि**—वि. समाधि घेण्याच्या वेतांत आलेला ( संन्यासी ).

**आशपास**—क्रिवि. भोंवताली; आजूबाजूस. —पु. ( पुस्तक बांधणी ) पुस्तकाची बांधणी करतेवेळीं त्याच्या दोन्ही बाजूस चिकटवावयाचे कोरे कागद; ( ईं ) साड्येपर. [ सं. आस्थ=तोड; किंवा आसन=जवळ+पार्श्व; प्रा. आस+पास=जवळ; वै. आसा=सं. आस=जवळ, +पार्श्व=बाजू. हि. आसपास; सि. ओसेपासे ]

**आसपासचा**—पासील—वि. आसपास असणारा; जवळपासचा; आजूबाजूचा.

**आसपाव**—पु. ( कर्ना. ) दोरी, पटे, कांसरा, इत्यादि जोत जुंपण्याचे सामान

**आसभास**—पु. पुढें होणाऱ्या गोष्टीचा भास, चिन्ह, स्वरूप; लक्षण; तर्काला किंवा कल्पनेला वाच. ' मला अगदीं आसभास

समजला नाही.' 'हा चोर निघेल असा मला आसभास नव्हता.' [ भास द्वि. ]

**आसभास**—स्त्री. (गो.) रीतिरिवाज; रीतभात. 'आस-भास कांयूच कळना मरे तुका.' [ भांत=चाल, रीत द्वि. ]

**आसमंतचा**—वि. झेजाराचा; जवळचा; आसपासचा.

**आसमंतात्**—क्रि. सर्व बाजूनी; सर्भोवतीली; चोहोंकडून; आसपास; या शब्दाची अशुद्ध रूपे—आसमंत, आसमंतजागी, आस-मंतभागी. [ सं. आ+समंतात् ]

**आसमाप्ति**—क्रि. समाप्तिपर्यंत; शेवटपर्यंत; पूर्ण होई-पर्यंत. [ सं. आ=पर्यंत+समाप्ति=शेवट ]

**आसमास**—क्रि. सबैत्र, सर्भोवतीं; आसपास; पुष्कळ; अतिशय; सतत; सहसा; कधींहि; केव्हांहि. 'मुखीं घालितां एक प्रास। स्वामी घणघणी घंटाघोष। कदा न राहो आसमासा। गजर विशेष जाहला।'—ह ३४.९५. 'तुजें गुणलक्षण चिदाकाश। तेथें व्यासादिक उडती राजहंस। भेदित गेले आसमास। ज्यांच्या मतीस सीमा नाही।'—ह २.५. 'मी तुम न होतां जगनिवास। तें घर नांदतचि आस। तेथें अवदया ये बहुवस। आसमास कष्ट होती।'—ह ७.१४९. 'तीन राती तीन दिवस। युद्ध झालें आसमास।'—रावि २५.१६७. 'कृष्णासि जरी देती गोरस। तरी शतयुगे वाटे विशेष। ते गृही दशा न ये आसमास। गोरस हरीस अर्पितां।'—ह ६.१९१. [ सं. आ+समास; असमसाहस पहा ]

**आसमाळ्यो**—स्त्री. अव. (गो.) उताणें निजून, पाय वर करून खांघर लहान मुलाल दिलेले झोके. [ अस्मान+अळं=यो ]

**आसर**—पु. (गो.) आश्रय; मदत. [ सं. आश्रय ]

**आसर, आसोर**—पु. (कों. गो.) पावसाळ्यात पाऊस थांबून उघाडी पडते ती; उघडीप. [ सं. अपसृ; प्रा. ओसर; म. ओसरणें; तुळ० सं. आसार=जोरानें पाऊस पडणें ]

**आसर**—पु. परिणाम; असर पहा. 'माझ्या बोलण्याचा त्कन्यावर चांगलाच आसर झाला.' • **पाडणें**—परिणाम घडवून आणणें.

**आसरण**—न. (कु.) पावसापासून रक्षणाचें साधन, छत्री इ० [ सं. आश्रयण. म. आसरा ]

**आसरा**—स्त्री. १ जलदेवता; तळीं, विहिरी वगैरे टिकाणीं वास करणाऱ्या सात देवता; शेतांतील देवता; प्रसूतिदेवता. आसराई पहा. 'वनदेवता गंधर्व यक्षिणी। गोंधळ घालिती महा-वर्नी। आसरा जाज्वल्य रूप दाजनी। तेच क्षणीं गुप्त होती।'—ह ११.१९१. 'सातवे दिवशीं साती आसरा। गुप्त रीतीचा घालिती फेरा।'—पाळणा (शाहूमहाराजांचा) ८. [ सं. अपृ+सृ; अपसरा; प्रा. अच्छरा ]

**आसरा**—पु. १ आश्रयस्थान; आश्रयाची, निवाऱ्याची जागा; भाडोसा; 'तुझिया रूपेवीण ईश्वरा। आसरा आम्हा नाही

दुसरा।' २ बचाव; रक्षण; आच्छादन; छत्र. ३ आधार; प्रमाण. ४ (ल.) संमति; अनुमति; अधिकार; परवानगी. [ सं. आश्रय; हि. आसरा ]

**आसराई**—स्त्री. प्रसूतिदेवता; आसरा 'आसराई सादर केला। रामचंद्र कौसल्ये।...'—स्त्रीगीत १२. [ आसरा ]

**आसलगा**—वि. सोंपें; सुगम; असलगा पहा. 'अपाय इहीं आसलगा।—ज्ञा १६.४२९.

**आसव**—पु. १ पाणी वगैरे द्रव पदार्थात औषधी द्रव्ये घालून अभिपचन न करितां तसेंच पुरून ठेवून मद्याप्रमाणें तयार करतात तें. जसें—कुमारीआसव. २ द्राक्षे; कोरफड इ० औषधी पदार्थांचा अभिसंयोगानें औषधाव जो द्रव काढतात तो. उ० द्राक्षासव ३ ऊंस, काकवी वगैरेपासून काढलेली दारू. ४ (सामा.) मय. ५ अर्क; (इं.) टिकूचर. [ सं. आ+सृ ]

**आसवणें**—अक्रि. आशाबद्ध होणें. आसावणें पहा. [ सं. आशा; म. आस ]

**आसवले**—असवले पहा. 'आसवले गुगुरिती।'—दावि २४४.

**आसवें**—न. अने. अधू. 'आसवें लोचनीं आलीं।'—विक ९. [ सं. अधू; प्रा. असूं; म. असूं ]

**आसवेले**—स्त्री. एक वनस्पति; शितागोड; दिसमावळी; शतावरी पहा.

**आसळसा**—स्त्री. (गो.) आळ्याचा नक्षत्र. [ सं. आळ्या. ]

**आसा**—क्रि. (कों. गो.) आहे; जिवंत आहे. 'तोचि आसा कीं काय आजून हे न कळे कोणाला। नाही त्याचा विश्वास जाईल अवचित घालून घाला।'—होला १२. 'आवय आसा काय?' [ सं. असू=असणें ]

**आसा**—पु. (गो.) तांदुळांत एखादा सकवच असलेला भाताचा दाणा; भातगोटा; भातकण, आंशी पहा.

**आसा, आसाणा**—पु. एक झाड. असणा पहा.

**आसाटणें**—सक्रि. (भिद्दी) आपटणें. 'तियांच आपो टोपी काडिन तोर तीचे आसाटी।'—त्यांनें आपली टोपी काढून जमिनी-वर आपटली [ म. असडणें ]

**आसाड**—स्त्री. (गो.) सुकतीच्या वेळीं नदीच्या पाण्यास येणारी जोराची डसळी.

**आसाडी**—स्त्री. जखमेवर बसणाऱ्या मासांनी केलेली विद्या. असडी पहा.

**आंसाडी**—स्त्री. (व.) आळी, कीड. अंसडी पहा. 'झडीनें पोंगड्यावर आंसाडी पडली.'

**आंसाड**—पु. (गो.) छत्रीचा अन्ना; छत्रीच्या सन्यांचा सांगाडा. [ पोतुं. ]

**आसादन**—न. ? टेवणें; रचणें; मांडणें; लावणें ( यक्षांतील पात्रे—सासुभ्री, किंवा जेवणाचीं ताटे, श्तर साहित्य ). २ मिळविणें; संपादनें; प्राप्त करून घेणें. [ सं. आ+सद्=बसणें ]

**आसादित**—वि. आसादन केलेला [ सं. ]

**आसान**—वि. ( व. ) ( हिं. ) सोपें; सोईस्कर. ' परदेशांत नांव मिळविणें आसान गोष्टी नाही ' [ फा. आसान=सोपें ]

**आसानी**—स्त्री. ( व. ) ( हिं. ) साहजिकपणा; सुलभता; सौकर्य. ' या उपायानें रोग आसानीनें हटतो ' [ फा. आसानी ]

**आसामदार, आसामी, आसामीदार, आसामीवार**—अ मध्ये पहा.

**आसार**—स्त्री. संततधार; निरंतर वृष्टि. ' वर्षाकालीं आसारी राहे । हेमतीं जळाशयें । '—एभा २४.२८४. [ सं. आसार=जोराचा पाऊस ]

**आसार—री**—असार, असारा पहा.

**आसावणें**—क्रि. आशा करणें; उत्कंठित होणें. आशावणें पहा. ' पाहावया घनसांवाळा । कृष्णदयामता आली बुबुळां । आसवली दोन्ही डोळां । सबाह्यपणें देखणें ॥ '—एरुक्व ७.२३. ' आसावळें मन जीवनाचे ओढी । नामीं रूपीं गोडी लावियेली । '—तुगा १५.२३. [ सं. आशा म. आस ]

**आसावरी**—स्त्री. ( संगीत ) गायन शास्त्रांतील एक रागिणी. या रागांत षड्ज, तीव्र ऋषभ, कोमल गांधार, कोमल मध्यम, पंचम, कोमल धैवत, कोमल निषाद हे स्वर लागतात. आरोहांत गांधार व निषाद वर्ज्य. जाती औड्य संपूर्ण, वादी धैवत व संवादी गांधार. गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर. [ सं. ? ] **थाट**—उ ज्यामधून आसावरी वगैरे राग उत्पन्न होतात त्या थाटाचें नांव. याचे सात स्वर पुढीलप्रमाणें असतात—शुद्ध षड्ज, शुद्ध ऋषभ, कोमल गांधार, शुद्ध मध्यम, शुद्ध पंचम, कोमल धैवत, कोमल निषाद.

**आसाहेब**—पु. अधिका—यास उद्देशून योजावयाचें संबोधन; आपण ( तुम्ही या अर्थी ). ' आसाहेबांनीं या इलाख्यातील ज्युरी संबधानें सरकारकडे जो आपला अभिप्राय पाठविला आहे... '—टि १.१५२. [ फा. ]

**आसाळी**—स्त्री. पिशाची; हडळ. असाळी पहा. ' आसाळी घोरकाली सुरदळ विदळी कृष्ण व्याळी विशाळी । '—मुरामायण ६.६५.

**आसिका—की**—वि. संपूर्ण; सर्व. अमका पहा. ' न फुटतां बीजकणिका । माजि विस्तरे वट्ट आसिका । '—अमृ ७.१४९.

**आसिद्**—न. अम्ल; असिड. ' त्या पाण्याचे ठायी कांहीं आसिदपणा येतो. '—मराठी पु. ६ आवृत्ति २.१६६. [ इं. अंसिड ]

**आसीमांत**—क्रि. वि. सीमेपर्यंत; हद्दीपर्यंत. [ सं. ]

**आसु**—न. एक चांदीचे जुनें ( देवगिरीकर यादवांच्या वेळचे ) नाणें. ' दक्षिणेसि साठी आसु दिले '—पाटण शिलालेख, भाअ १८३५.६३.

**आसुक**—न. वस्त्र; चिरपूट. [ सं. अंशुक ]

**आसुक**—वि. अयोग्य. असूक पहा. ' हे गुणपणा थोर आसुक कीं । याची लाज तूं तरी धरी जरा । '—होला ३७. [ स. अ+सु+उक ]

**आसुड**—पु. चाबूक. असूड पहा. ' तेथ जो राहे गा मागें पुढें । तो झोडिजे आसुडें । '—एभा ६.१७०.

**आसुडणें**—उक्ति. १ पाखडणें; कोंडा काढण्याकरितां सुपांत घालून झटकणें. ' आकाश असे आसुडत । '—झा १.१५६. २ ओढणें; हसडणें; हिसका देणें; हिसकणें; झटका देणें; आपटणें वगैरे अर्थाकरितां असडणें पहा. ' तंव गळ आसुडी । जळपारधी । '—झा १४. १४७. ' जीव्हा आसुडील ह्मणोनी । '—उपा ७२९. ' आसुडिल्या माना हात पाय नेटें । तंव भार बोटें उचलिला । '—तुगा ७१. ३ लुबाडणें; गडप्य करणें. ' क्षणेक अर्थाची अतिगोडी । क्षणेक आसुडी परद्रव्य । '—एभा २५.१४७. शिवाय असडणें पहा. [ सं. आ+सूट्; आ+सूद्; प्रा. आसूड ]

**आसुडपाखूड**—स्त्री. १ धान्य निवडणें, आसडणें, पाखडणें वगैरे निरनिराळ्या क्रियांनां हा शब्द लावतात. २ ( ल. ) कसून तपासणी; उलट सुलट तपासणी. [ असडणें+पाखडणें ]

**आसुडा**—पु. हिसका; असडा पहा. ' मालविचेच्या आसुडी । थडक हाणोनियां गाडी । '—एभा २९.२६६.

**आंसुदाळ**—पु. ज्याच्या डोळ्यांतून पाणी गळत आहे असा अस्वच्छ दृष्टीचा घोडा. अंसुदाळ पहा.

**आसुति**—स्त्री. अर्क काढणें; मद्य गाळणें. [ सं. आ+सु ]

**आसुदे—आसुदाय**—वि. ( गो. ) आयता; तयार. असुदा—य पहा. ' आसुदे अन्न सेकें नये । वडिलांचेही । '—दा २.२.२६.

**आसुपाटी**—पु. घोडेस्वार. —पाटण शिलालेख [ सं. अश्वशुद्धी—अस्सपाटी—भासपाटी ]

**आसुमाई**—वि. आश्चर्यकारक. असुमाई पहा. ' आसुमाई चिन्ह पडे दृष्टी । वाटे पोटी नवल तेव्हां । '—निगा १८८.

**आसुर—री**—वि. १ असुरासंबंधी. २ ( ल. ) असुरी; जलाळ; दुष्ट; दारुण; भयंकर; अघोर; अक्रालविक्राल ( माणूस किंवा कृत्य ). [ सं. ]

**आसुरी—उपाय—उपचार**—पु. शेवटचा, धाडसाचा उपाय; आततायीपणाचा, भयंकर उपाय. **०कर्म—कृत्य—क्रिया**—न. स्त्री. एखादे विलक्षण, भयंकर, राक्षसी काम. **०चिकित्सा**—स्त्री. भयंकर, राक्षसी उपाय; शक्क्रिया. जसे—हातपाय तोडणें, डाग देणें वगैरे. **०निद्रा**—स्त्री. गाढ झोप; वेडी झोप. **०बुद्धि**—स्त्री. ( तत्त्व ) प्रकृतीचा एक भेद. प्राकृतिक बुद्धि. —गीर १७१. **०भोजन**—न.

अधाशीपणाचें जेवण; बेसुमार जेवण. ०माया—स्त्री. चेद्रक; जादू; जुन्या काळातील राक्षसांची अजब कृत्ये—चेष्टा. ०विवाह—पु. (प्र.) आसुर विवाह. कन्या विकत घेऊन करावयाचा विवाह; मुलीच्या बापास किंवा नातल्यास इत्ये देऊन केलेला विवाह. अष्टविवाह पहा. 'विवाह तंव बहुता परी । पिशाच गांधर्व आसुरी ।'—एफ्स्व ४.४२. ०संपत्ति—स्त्री. १ जुलूम जबरदस्तीनें अथवा अन्य मार्गानें जमविलेली अपार संपत्ति. २ बेसुमार फाजील चैन. ३ कामकोध—लोभादि विकारांचें मूळ अशी ऐहिक संपत्ति; याच्या उलट दैवी संपत्ति. [ सं. ]

आसुर्ती—स्त्री. तापटण्याची ( कोरड्याची ) लांकडी दांडी, दांडकें. —मसाप २.२५४. [ असूड+काठी ]

आंसू—न. अश्रु; अंसू पहा. (अव.) आसुवें. ' नितंबु आलिं. गनीं सुखानलें । बांधितां आंसुवें गाळीं लागलें ।'—शिखु ७२१.

आसूड, आसूडगांठ—असूडगांठ पहा.

आंसू—न. (कों.) किकरें; अरुंद पटाशी; लांकडास चौरस भोंक, खांच पाडण्याचें साधन. [ सं. असि=सुरी ]

आसेवित—वि. सेवा केल्या; सहवासित; परिचेष्टिलेला. ' गणां-सेवित शिव आला ।' [ सं. ]

आसो—पु. (गो.) १ तांदूळ निवडतांना सांपडणारा भात-गोदा. २ पंचाक्षरी प्रश्न पाहतांना जे तांदूळाचे दाणे किंवा साळ उपयोगांत आणतो ते. आंशी पहा. [ सं. अंश ]

आसोडा—पु. (ना.) हिसका; झटका. असडा पहा.

आसोल—(कों.) अस्वल.

आसोस—पु. फार अतिशय. असोस पहा.

आसोसी—असोशी पहा. ' बचे वचन ऐकावें । माझी आसोशी खानाला ।'—ऐपो १८.

आस्कटी—स्त्री. (गो.) पापणीचा केश. [ सं. अक्ष+कुटि ? ]

आस्कंद—पु. अस्कंद; अश्वगंधा पहा.

आस्कळविस्कळ—वि. (गो.) ऐसपैस.

आस्कारहुंस्कार—पु. (गो.) श्वासोच्छ्वास; हुंदके देऊन रडणें [ ध्व. हुश्रा ]

आस्तर—अस्तर पहा.

आस्तरण—न. १ पसरणें; आंशरणें. २ हांतरी; पसरण्याचें वस्त्र ( स्तरजी, गालिचा; चटई; आंशरुण; इ० ) ' किंवा वस्त्र सांडनी आस्तरणें नेसल्या स्या ।'—रास १.२२३. ' मळमूळें भरें आस्तरण ।'—यथादि १३.६२९. [ सं. आ+स्तृ-आस्तरण ]

आस्तरणें—उक्ति. आंशरणें; पसरणें.

आस्ता—१ आस्था पहा. ' त्या पाटीलबोवाची आस्ता नाही झली ।'—ऐपो २८७. २ (गो.) आशा; हांबरेपणा. ३ स्वायें.

घको. १. ३८

आस्तिक(स्ती)क—वि. १ ईश्वराच्या ठिकाणीं श्रद्धा ठेवणारा; ईश्वर, परलोक, पापपुण्य मानणारा; श्रद्धावान्. याच्या उलट नास्तिक. ' तया आस्तिकांचा आश्रमु । पांडवा गा ।'—झा ८. १९३. २ (गो.) खाउनपिऊन सुखी असा (मनुष्य); सुखवस्तु; ऐपतदार; मातबर. —पु. एक ऋषि. यानें जन्मेजयाच्या सर्पसंत्रांतून तक्षकाला वांचविलें. निजतेसमयीं साप वगैरेची बाधा होऊं नये म्हणून या ऋषीचें नांव दोन वेळ (आस्तिक-आस्तिक असें म्हणून) घेतात. [ सं. ]

आस्तिकाय—पु. (गो.) श्रीमंती; ऐपत. [ सं. आस्तिक्य ]

आस्तिक्य, आस्तिक्यबुद्धि—न. स्त्री. आस्तिकपणा; परमेश्वराबद्दल विश्वास, श्रद्धा. ' आणि आस्तिक्य जाणावें । नववा गुण ।'—झा १८ ८४८. ' म्हणोनि अनित्याच्या ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाही ।'—झा २.१३२. [ सं. ]

आस्तिक्यवाद—पु. परमेश्वराच्या अस्तित्वाविषयीं समर्थन; आस्तिकपणाचें समर्थन. ईश्वरवाद. याच्या उलट नास्तिकवाद; [ सं. ]—वादी—वि. आस्तिकवादाचा पुरस्कर्ता; आस्तिकवाद मानणारा. [ सं. ]

आस्तीर्ण—वि. १ पसरलेलें; आंशरलेलें ( वस्त्र वगैरे ). २ आच्छादिल्लें; झाकलेलें ( जमीन वगैरे ). [ सं. आ+स्तृ ]

आस्तुरी—स्त्री. (डुण.) (काव्य) स्त्री; बायको; अस्तुरी पहा. [ सं. स्त्री ]

आस्ते—किसि. हळु हळु; सावकाश. [ फा. आहिस्ता ] ०कदम—हळू पाऊळ टाकणें. ( नाटकांतून किंवा विनोदी भाषेत योजतात ). आस्ते कदम ! आस्ते कदम ! —नाकु ३.२४. २ थांबणें या अर्थी. तेथेंच थांबा अशा हेतूनें हि योजतात. [ फा. आहिस्ता+अर. कदम=पाऊळ ]

आस्था—स्त्री. १ कळकळ; काळजी; ' परी ते आस्थाही न धरी मानसी ॥'—झा ४.१९६. २ उत्पुंकता; इच्छा; उत्कंठा; पोटाग; याच्या उलट अनास्था. ३ आसक्ति; प्रेम. ' घराघरी तेलुली । आस्था नाही ।'—झा १३.५९४. ४ आशा; आस; अपेक्षा; ( कि. करणें ). ' ओंवाळणीचिया आस्था । बहुरूपी सोंग संपादित ।'—एमा १३.६६७. ५ विश्वास; श्रद्धा. ' पाळांभियाहि आस्था । समूळ होय ।'—झा ६.१६७. [ सं. आ+स्था ]

आस्थान—न. स्थान; स्थल; समास्थान; पीठ. ' कां बहिर-यांच्या आस्थानीं । कवण गीतातें मानी ।'—झा ४.२३. [ सं. ]

आस्थीक, आस्थेकरी, आस्थेवार्हिक—वि. आस्था बाळगणारा; काळजीचा; कळकळीचा; उत्पुंक; उत्कंठित. [ सं. आ+स्था ]

आस्थीक—पु. (गो.) १ गृहस्थ. २ धनिक. [ सं. अस्तिक ]

**आस्पत**—स्त्री. (गो.) ऐपत; शक्ति, सामर्थ्य. 'हुंडा वेण्याची आस्त नाही.' [सं. आस्पद]

**आस्पद**—न. स्थान; स्थल. सामाशब्द—अहंकारास्पद=अहंकाराचे स्थान—शरीर; गुणास्पद=विद्वान्; सार्विक मनुष्य; मोहास्पद=क्रक, कांता इ० वस्तु; दुःखास्पद; हास्यास्पद; शोकास्पद, इ० 'अगस्पृहे आस्पद । एक सावेभौम पद ।'—ज्ञा १६.२३१. 'हे कर्म तुम्ही करतां परंतु परिणाम दुःखास्पद होईल.' [सं.]

**आस्पाव**—पु. (गो.) मोटेपणा. 'मराठी भाषेचें आस्पाव जरी व्हडलें न्हय तरी आमी तिजो अभिमान धरूंक जाय' 'विजयनगरचें आस्पाव पळौन तेनाचै फिरगी थरथरतालें.'

**आस्फारणें**—अक्रि. वाजणें. कंफ पावणें; आस्फुरणें पहा. 'तंब दळामाजि रणतुरें आस्फारिलीं.'—ज्ञा १.१२०. [सं. आ+स्फार=स्फुरचें प्रयोजक=कंफ पावणें]

**आस्फालणें**—अक्रि. जोरानें आदळणें; आपटणें. 'आस्फालितांही स्वकरो न राहे। चेंडू जसा तो उसळचि पाहे।' [सं. आ+स्फालज]

**आस्फुरणें**—सक्रि. १ कंफ पावणें. २ फुंकरणें; वाजविणें. 'दिश्य शंख भीष्मवेंचें। आस्फुरिला।'—ज्ञा १.१२७. [सं. आ+स्फुर=कंफ पावणें]

**आस्फोट**—पु. ठोसा; तडाखा; धपका; दणका; मारण्याचा आवाज. स्फोट पहा. [सं.]

**आस्मान**—अस्मान पहा.

**आस्थ**—न. मुख; तोंड. 'आस्थ सरोरुह हास्थलवें अतिस्थ ज्पास्थ मनोभ्रमरी।'—अध्यानमाला. [सं.]

**आस्त्रा**—आसरा पहा.

**आस्वल**—अस्वल पहा.

**आस्वाद**—पु. १ रुचि; चव; स्वाद. २ इच्छा; लालसा. 'तैसा कर्तृत्वाचा मनु। आणि कर्मफळाचा आस्वादु।'—ज्ञा १८.२०५. [सं.]

**आस्वादणें**—उक्रि. रुचि घेणें; चाखणें; हुंगणें; स्वाद घेणें; खाणें. [सं. आस्वादन]

**आस्वादन**—न. सेवन; स्वाद घेणें; रुचि घेणें 'ना तरी भगुतरसास्वादनीं। रस सकळ।'—ज्ञा १.२६. [सं.]

**आस्वादित**—वि. चाखलेले; स्वाद, चव घेतलेले. [सं.]

**आहाट, आहाट**—पु. (ब) १ आवाज; चाहळ; चहाळ. 'गाडी गेल्याचा आहाट आळा.' २ हांक; हांक मारणें. (क्रि. घेणें.) 'त्या शेतांत रामा आहे त्यास आहाट दे.' [हटकणें]

**आहाटणें, आहाटणें**—क्रि. १ घाटणें; ढबळणें. २ श्रास घेणें. अहाटणें पहा.

**आहाटीच, आहाटीच**—अहाटीच पहा.

**आहाणा, आहाणा**—पु. १ आणा. उक्ति; म्हण; वचन; न्याय; दृष्टांत. 'एक अनी चुकी तो बारा बरसका हयात, ऐसा आहाणा प्रसिद्ध आहे. —भाव ११८. २ लक्षांत वधूवरांनीं परस्परांचीं नांवें घेणें किंवा लक्षांत बायका व शिमभयांत पुरुष विनोदी किंवा अश्लील पद्यमय वाक्यें बोलतात तो; उखाणा. 'तो आहनी रुचिर गोटुनि नाम खासें। बोले मधूर वचना रद—कति भासे।'—विवि ५९.३४. ३ कोडें; उखाणा; अहाणा पहा. [वै. अहनस्या; सं. आख्यान; प्रा. आहाण; किंवा सं. अहन; प्रा. आहण]

**आहत**—वि. मारलेला; ताडलेला; ठोकलेला; आघात केलेला. 'चंडवातें ज्योति आहत जैशी।'—ज्ञा २.३२३. [सं. आ+हन]

**आहाति**—क्रि. आहेत. 'एसें बहुतीं परी अनेग। जे सांगितले तुज कां याग। ते विस्तारुनि वेदैचि चांग। म्हणितले आहाति।'—ज्ञा ४.१५६. [तृ. पु. अव. सं. अस]

**आहत्य, आहत्यमेव**—क्रि. वि. खरोखर; खात्रीनें; अगत्यपूर्वक. [सं.]

**आहरण**—न. आणणें; बोलावणें; आनयन. [सं.]

**आहरा, आहारा**—पु. मडकें, भांडें डळमळें नये म्हणून त्याखालीं ठेवावयाचें गवताचे निवणें, जुंबळ; आरा पहा. [सं. हार]

**आहर्ता**—वि. आणणारा; आहरण करणारा. [सं.]

**आहव**—पु. युद्ध; लढाई. 'मग मथिले द्रौणीचे हृपदखुतें करुनि आहवा वाजी।'—मोभीम ३.४३. [सं.]

**आहवन**—न. यजन; याग; होम; हवन. [सं. आ+हवन]

**आहवनीय**—वि. अग्निहोत्र्यानें धारण करावयाच्या (गाईपत्य, दक्षिणाग्नि, आहवनीय या) तीन किंवा पांच अग्नीपैकीं पूर्व बाजूचा अग्नि; इष्टीत व नित्यहोमांत मुख्य याग या अग्नीत करावयाचा असतो. पंचामी पहा. 'आहवनीयादि वन्ही। निक्षेपरूपी हवनीं।'—ज्ञा १७.३६१. [सं.]

**आहसी, आहास, आहासी**—क्रि. आहेस; आहांत. 'तुंच आहसी आसुची गती।' मराठी ३ रे पु. पृ. १० आ. ४थी (१८७३). 'अजुना तूं कवण आहसी। काय हा करिताशि।'—गीताचंद्रिका ६५. 'गवसोन पुसिलें आहास सुखी।'—दावि १८८. [सं. अस्, द्वितीय पुरुष ए. व. असि]

**आहळ, आहळी**—स्त्री. अग्नीची ज्वाळा. अहळी पहा. हा शब्द आहळी किंवा आहळ्या अशा अनेक बचनांत उपयोगिला जातो. **आहळीत असणें**—धाकांत, जरबेंत असणें.

**आहळणें**—स्त्री. जळणें; अहाळणें पहा. 'त्या संतापें चारच। आहळो लागे।'—निगमसार ६.२७.

**आहळ, आहाळ**—ओहळ पहा. (ब.) गुराकरितां पाणी सांविण्याची जागा; (खानदेशी—हाळ) पावसाळ्यांतील पाण्याचा षडा.

**आहा-हे**—स्त्री. ज्वाला; आंच; उपद्रव; उपसर्ग; पीडा. 'लागे शोकाग्निची न या आहे.'—मोहाय १.२८. आही पहा.

**आहा**—क्रि. (कातवडी)आहे. 'मासा लहान बाळ आहा, मला मारसा नको'—मसाप २.३१. [सं. अस्तित्; म. आहे]

**आहा, आहाहा**—उद्ग्रा. आश्चर्य; दुःख इ० उद्गार; अरेरे; आहा. 'आहा वृथा उतरलों भिजलों विलोकीं।'—नल ७८.

**आहाकटा**—उद्ग्रा. पु. हाकाटी; ओरड; आक्रोश; हाय हाय. 'आहाकटा मग करिती गेलिया। आर्षी ठावा तयां नाही कोणा।'—तुगा ५४. [अहा+कटका]

**आहाकाप्या जाणें**—क्रि. (व.) गर्भगळित होणें; घाबरणें; धीर सुटणें. 'तोफ पाहूनच तो आहाकाप्या गेला.' [अहा+हि. काप्या=कापलें]

**आहाकार**—पु. ओरड, हाकाटी; अहःकार पहा. 'गोफणीसी गुंडा घाली पागोऱ्याच्या नेटें। पळती आहाकारे अवधी पाखरांचीं थोटें।'—तुगा ३५९. [सं. अहह+कृ; हा+कार]

**आहाच, आहाचवाहाच, आहाचवाणा**—क्रि.वि. अहाच वहाच पहा. १ ववर; सरासरी; 'अग्नि ऐसें आहाच। तेजा नामाचें आहे कवच।'—ज्ञा ७.३६. 'तेथ अचेत चित्ताचा सांगातु। आहाचवाणा दिसे मांडतु।'—ज्ञा ८.९५. 'आहाच पाहतां कळेना।'—दा २०.३.१४. 'नव्हे करणीचा आहाच। जीवें पार्यी जडली साच।'—ब ५२३. २ सहज; सहजगत्या; उगीच. 'आहाच सांपडतां धन। त्याग करणें मूर्खपण।'—दा ७.१.३५. 'पहिलेचि आहाचवाहाच उठलिया।'—रंयो १०.१७६. ३ खोटें; व्यर्थ. 'तैसें असतेपण आहाच।'—ज्ञा ८.३१. 'मी प्रकटलों हें ऐसें। बोलणें तें आहाच दिसे।'—एसा १४.८९. 'तरी हे गोष्टी आहाच दिसे।'—ययादी ४.६५६.

**आहाडून पाहाडून**—क्रि.वि. आडूनपाहून. अहाडूनपहाडून पहा. 'आहाडे पाहाडेगे वाडुगेचि झगडे।'—निगा ७६.

**आहाण**—वि. १ उक्त; उचित. 'यन्हचि यागादिकीं क्रिया।' आहाण तेचि धनंजया।'—राज्ञा १६.३७४. [सं. आहूनस्या; आख्यात; आह=बोलणें]

**आहाणा**—वि. आत्मघातकी; हानि करणारा. 'आतां हा ऐसा अन्हेरिजे। मग नाथिलें शोचूं बैसिजे। तरी आपण आहाणा होईजे। आपणपेयीं।'—ज्ञा २.१९६. [सं. आ+हन्; प्रा. आहाण]

**आहाणा**—पु. १ म्हण; उक्ति; उखाणा. अहाणा, आहणा पहा. 'म्हणोनि खाण तैसी माती। आहाणा लोकीं प्रसिद्ध।'—मुआदि १६.१७४. 'पुण्य करितां जन लागत। हा आहाणा बोळती जनांत।—सक ७.१०७.

**आहार**—पु. १ अन्न; शरीरपोषकद्रव्य; खायपदार्थ. 'आहार तरी सेविजे।'—ज्ञा ६.३४९. २ खायें; जेवणें; भोजन करणें. सामा-शब्द-फलाहार; दुग्धाहार; धान्याहार; इ० म्ह० 'आहारीं व्यषहारीं भीड नसावी.' 'मासा आहार तुटला.' ३ नेहमीं खाण्याचें प्रमाण; शेर. 'त्याचा दोन शेराचा आहार आहे.' ४ अन्न खाण्याची विशिष्ट शक्ति; सुखानें जेवडें अन्न पचतें तें. 'जसा आहार वाडवावा तसा वाडतो.' आहारीं अस्पर्णें-ताभ्यांत, आटोव्यांत असणें. आहारीं पडणें-जाणें-ताभ्यांत, वचैस्वाखालीं जाणें. 'बरवें झालें आजीवरी। नाही पडलों मृत्याचे आहारीं।'—तुगा ७१७. आहा-राखालीं, आहारीं आणणें-ताभ्यांत आणणें; कथांत आणणें. [सं.]

**आहार**—पु. १ (व. ना.) निखारा; विस्तव; फोपाटा; 'बुलीतून आहार काढ व हातपाय शेक.' २ इत्मी; कपडे कडक करणें; (क्रि. वेणें.) [सं. आ+ह]

**आहार**—अजगर. अहार आर पहा.

**आहारणें**—१ आरणें; अहारणें पहा. २ खाऊन, गिळून टाकणें. 'मासाचे लचके तोडून या पिशाचानें आहारून टाकले आहेत'—एकचण्याला नाटक.

**आहारपानगा**—पु. निखान्यांवर भाजलेली लहान भाकरी; पानगा; आहारोळी; रोट; खाकरा; गाखर. [आहार=निखारा+पानगा=पोळी]

**आहारी**—वि. उपजीविका करणारा; खाणारा; खाऊन राहणारा. सामाशब्द दुग्धाहारी; फलाहारी; मत्स्याहारी; शाकाहारी. **आहारोळी**—स्त्री. निखान्यांवर भाजलेली पोळी. अहारोळी पहा.

**आहार्य**—वि. बळेंच अंगीकारलेलें; अनुमानिलेलें, कल्पिलेलें, (बुकीनें, किंवा मुद्दाम) आरोपिलेलें; कृत्रिम. ० निश्चय्य—पु. भलता प्रह; बुकीची, खोटी समजूत, कल्पना. **आहार्यारोप**—पु. बुकीचा प्रह धरून चालणें; बुद्ध्या वेगळी समजूत घेऊन व्यवहार करणें जसें—एखाद्या मनुष्यानें राक्षसाचे सोंग घेतलें आहे असें समजलें असतांही आहार्यारोपानें त्यास राक्षस समजून त्या भावनेनें त्याशीं वागणें.

**आहाव**—पु. (श्रौतकर्म) यज्ञांत होता शंसन (शक्क पळण) करतो त्यामध्ये 'शोसावो' असा मंत्र म्हणतो त्यास आहाव म्हणतात. [सं.]

**आहाळ**—पु. १ खडगा; कुंडी. आहळ पहा. २ (चांभार धंदा, ) कातडी टांगण्याचें कुंड, खडगा.

**आहाळ**—पु. १ आहार; विस्तव; भाग. आहार पहा. 'गुंफिना ज्वाळांचिया माळा। लेथिलियाही अवळा। भेदाचिया आहाळां। काय पडणें आहे।'—अमृ ७.१३६. २ (ल.) दुःख.



**आहाळणी, आहाळणें**—क्रि. १ आजणें; पोळणें. आहाळणी, आहाळणें पहा. 'जेवि तीव अर्मीत शिरतां तेथें। आहाळेना कैसें म्हणावें।'—नव १५.६६. २ (ल.) ताप; दुःख; त्रास. 'आहाळण्या किती सोसूं या च्यारी।'—पला ८२.

**आहाळणें**—क्रि. (व.) अटणें. अळणें पहा. 'दूध आहाळळें आहे.'

**आहाळणें**—अक्रि. हालणें. 'पाठीं निवृत्ति कर्णताळें। आहाळी ते पूजा विधुळे।'—शा १७.७. [सं. आ+हळन=लोळणें; हालणें; म. हळणें]

**आहाळबाहाळ**—१ आहाळबाहाळ पहा. २ संपूर्ण; विस्तीर्ण; पुरेपूर. 'जेहीं आपुळा संभोगकाळीं। परब्रह्म भोगिले आहाळबाहाळीं।'—शिष्ट ७४५. 'दृश्य दृश्यपणें जें जें उठी। तें तें निजात्मता पाठीं पोटी। तेणें अन्वये देवो देखे दृष्टी। आहाळबाहाळ सृष्टि दुमदुमित।'—एमा ३.४८०.

**आहाळीव**—अहळीव पहा.

**आहिक्य**—न.इहलोक; ऐहिकता. 'तुका म्हणे आम्हा आहिक्य परमीं। नाहीं कुळगोत्री तुजवीण।'—तुगा ५००. [सं. ऐहिक अप.]

**आहित**—वि. ठेवलेलें; स्थापित केलेलें; बसविलेले; आधान केलेलें. [सं. आ+धा-हित]

**आहिताग्नि**—पु. ज्यानें अन्याधान केले आहे तो; अग्निहोत्री. -वि. अग्निहोत्र्यास लाबावयाची पदवी. [सं.]

**आहिर मासा**—पु. (माण) अंगाला चिकट बळस असणारा मासा. अहिर अर्थ २ पहा.

**आहिणी**—स्त्री. ऐरणी, वंशपात्र; लग्नांतील झाल. 'तंव ते आहिणींचा समय।'—वेसीस्व १३.६. [सं. ऐरिणी अप.]

**आही**—स्त्री. उन्हाची शब्द; तिरिप. अही पहा.

**आही**—हे—स्त्री. (काव्य) १ ज्वाला; आग. अही पहा. (अव.) आहा। 'येती उष्णाच्या आहा। पार्यी लाहा भाजती।'—अमृत प्रुच ५. 'वियोगाची कोण भोगील आहे।'—नरहरि दानवत ९८. ३ कांति; शोभा. 'रुपाचेनि आहे। ऐरावतु पाणि वाहे।'—शिष्ट ५०८. [सं. अहि=सूर्य; सं. आभा; प्रा. आहा=कांति]

**आहुति**—ती—स्त्री. आहुत (विप्र) १ देवतेप्रीत्यर्थे अर्मीत हवन करावयाचें किंवा जळांत, भूमीवर टाकावयाचें द्रव्य (चरु, घृत, तीळ इ.); अन्नदान. २ बळी; भक्ष्य. 'आहुत देजें पंचवीस माणसांची'—ऐपो ६०. 'ज्या कोणावर माझी नजर जाई त्याची आहुती मी स्वतः घेत असे.'—विधि (१८७६) ८.१५५. ३ (ल.) समूह नाश; नायनाट; सप्पा; धुव्वा. 'प्लेग, तुष्काळ वगैरेनी त्याच्या सर्वे घरादाराची आहुति घेतली.'—०धेऊन उभा असणें—राहणें—नाश करण्यासाठीं टपणें; नाश करण्याची वाट पाहणें. 'तो त्यासाठीं आहुति घेऊन उभा आहे.'—०दणें—१ बली देणें; बलि-

दान करणें; २ अग्निकुंडांत अन्नदान टाकणें; यज्ञ करणें. ३ (ल.) नाश करणें; बुडविणें; संकटांत टाकणें; तुकसान करणें. 'त्यानें तिची आहुति दिली.' [सं. आ+हू]

**आहुत**—वि. १ बोलाविलेला; आमंत्रिलेला; आन्धान केलेला. [सं. आ+हू]—स्त्री. आहुति (अप.)

**आहुत**—वि. आणिलेला; हरण केलेला. [सं. आ+हू]

**आहे**—क्रि. (अस्तित्व दर्शविणारें) असणें या क्रियापदाचें वर्तमानकाळाचें रूप. **आहेआहे नाहीनाही**—एखाद्या गोष्टीचें अस्तित्व किंवा व्यवहार ज्या वेळीं कचित्तच असतो किंवा असून नसल्यामारखा असतो त्या वेळीं हा वाक्यप्रचार योजितात. 'तो आहेआहे नाहीनाही.'—'त्याचें अस्तित्त्वच भासत नाहीं, त्याला कोण विचारतो?' 'अशौचामध्ये स्नानसंध्या म्हणजे काय, आहेआहे नाहीनाही.' [सं. अस्ति; प्रा. अत्थि, आथि]

**आहेत, आहेत**—ती—क्रि. असणें या क्रियापदाचें वर्तमान काळीं तृतीयपुरुषाचें अनेकवचन. 'आहेता सरिता उदंड सरिता-नाथासि कांता प्रिया।'—निमा (भागीरथीस्तोत्र) १.२८. 'हंस आहेती ऐकिले तुंवा हि।'—नल ११०.

**आहेपण**—णा—न.पु. १ अस्तित्व. २ तथ्य; सत्य. 'बला-लंकार दोनी। नसोनि भासती आहेपणीं।'—निमा (आत्मचरित्र १०५) पृ. ९७.

**आहेर**—पु. १ अहेर पहा. २ (व.) कुणबी लोकांत श्राद्धपक्षाच्या दिवशीं देवत्यांनीं ज्या ब्राह्मणास बसवितात त्यास म्हणतात. याचा बाप जिवंत असावा लागतो.

**आहेव**—वि. सधवा. अहेव पहा. 'आहेव मीं गर्भापणें। हे सांगणे का लागे।'—तुगा १२७. ०तंतु-दोरा-मणि—पु. मंगळसूत्र. 'कीं अजय झालें रणीं। सखे साजणी। आहेवमणी तुदन पडला।'—पला ४९. ०पण—न. सौभाग्य.

**आहो**—अदो पहा.

**आहिक**—न. १ ब्राह्मणाचें रोजचें (स्नानसंध्यादि) धार्मिक कृत्य; नित्यकर्म; उपासना. २ सामान्यतः नित्यकृत्य; रोजचा उद्योग. [सं. अहन्=दिवस]

**आह्लाद**—पु. आनंद; संतोष; उल्हास; हर्ष. [सं. आ+ह्लाद्]

**आह्लादक**—वि. आह्लाद-आनंद देणारा; आनंददायक; उत्साहदायक; उत्साहकारक. [सं.]

**आह्लादणें**—उक्रि. (काव्य) आनंदणें; संतोष पावणें; उल्हासणें. 'संफुळसारसमुखीसखीसंध नयनकल्हारीं आह्लादला।'—आसी ६०. [सं. आह्लाद्]

**आह्लादन**—न. आह्लादणें; आनंदणें; उल्हास; आनंद; संतोष. [सं. आह्लाद्]

**आह्लादित**—वि. आनंदित; उल्हासित; हर्ष पावलेला.

**आह्लाता**—वि. बोलावणारा; हांक मारणारा. 'माझ्या सज्ज-  
नेंसि माते। पैशुन्याचेनि आह्लाते।'—ह्या १८.१४९९. [ सं. आ+  
ह्=बोलाविणे ]

**आह्लातन**—न. १ आमंत्रण; बोलावणे; पाचारणे; आमंत्रणे.  
२ सामन्यास, वादविवादास, युद्धास, निमंत्रण; ( इ. ) वॅलेंज. 'मी  
त्यांस आह्लातन करून सांगतो कीं जी काय माझी निंदा कराव  
याची असेल ती घारपुरे यांनीं खुशाल करून घ्यावी.'—केले  
१.३६३. ३ नांव; संज्ञा; नांव देणे. [ सं. आ+ह् ]

**आह्लातने**—उक्ति. १ ( काव्य ) बोलावणे; हांक मारणे;  
पाचारण करणे. ' इन्द्रादि अष्टौ लोकपाळ। आह्लातन्यां सकळ।'  
—एमा २७.२६७. २ युद्धास—सामन्यास वगैरे आमंत्रण देणे. ३  
नांव देणे; नांव ठेवणे; संज्ञा देणे.

**आळ**—पु. स्त्री. १ आरोप; कुभांड; दोषारोप; अपवाद ( किं०  
घेणे; घालणे; घेणे ). ' तो आळु नोहे अनुरोधी। बोलतया।'  
—ह्या १५.२३०. ' वरी न असदुक्त्ति हे रविसखोत्थिता आळशी।'  
—केका ८. म्ह० एक आळ आणि एक महाआळ=एखादा खोटा  
दोषारोप आळा कीं त्याच्या पाटोपाट मोठी नुकसानी आलीच  
म्हणून समजावे. २ ( ल ) केवळ बाह्य स्वरूप; सोंग; छाया;  
सादर्य; निमित्त; नांव. ' नैवेद्याचा आळ। वेचे ठाकणी सकळ।'  
—तुगा १३९९. ३ आभास, जसें—पुरुषाचा आळ मात्र; ब्राह्मणाचा  
आळ; शिपायाचा किंवा शिर्डीगिरीचा आळ इ०. [ सं. अलीक=  
असत्य; सं. आल=लबाडी ]

**आळ**—पु. स्त्री. १ हांव; इच्छा; आवड; छंद; इष्ट. ' बालकें  
अघटित घेतां आळ। माता पुरवी तत्काळ।'—भरि १.१३. ' आळ  
घेतली न राहे।'—पाळणे ( जोगी ) १९. ( किं० घेणे; पाळणे;  
पुरविणे ) [ का. अळु=रडणे ]

**आळ**—पु. ( राजा. ) बांधण्याची वस्तु. आळा पहा.

**आळ**—स्त्री. गल्ली; रांग; ओळ. अळी, आळी पहा.

**आळ**—स्त्री. ( गो. ) रोपटें ( फणसाचें वगैरे )

**आळ**—पु. १ मजूर; गर्डी. २ मजुरी. [ का. ]

**आळ**—न. किंमत, वजन, माप दर्शक चिन्ह. अळे पहा.

[ का. आळि=चतुर्ल ]

**आळई**—स्त्री. अळी; कीड; आळई पहा. ' लहान पराई उंबर  
कवळी वषे बारा तेराची। प्रत्यक्ष आळई बोराची।'—पला ४.४१.

**आळका**—अळका पहा.

**आळकेपण**—अळकेपण पहा. ' गोडप्रासीं आळकेपण। अत्या-  
दरे पिढपोषण।'—दा २.५.३१.

**आळगणे**—सक्ति. आरिग्नन देणे; मिठी मारणे. ' घेतां स्पष्टी  
सुखाची गोडी। तेवें श्रीकृष्ण आळगिला भुजादंडी।'—शिष्ट  
६०. [ सं. आरिग्नन ]

**आळगेंघिळगें**—अळगेंघिळगें पहा.

**आळंच**—पु. आळस; अळंढळ. ' आळंच न करावा।'

—सूत्रपाठ आचार उत्तरार्धे १६६. [ सं. अळ+च ]

**आळंच**—स्त्री. मसलत; खल; विचारविनिमय. ' मेळउन  
सकळाप्रती। राजा करी आळंच।'—खिपु १.१५.४.

**आळण, आळणी, आळणे**—अमध्ये पहा. ' बडपापड  
आळणे। वर वाढिलीं सुवर्णे वरणे।'—वसा २७.

**आळणा**—पु. ( कु. ) पंखा. ' आळणा आहे तर या ! बारा  
मुळींच नाही. [ अळणे ]

**आळणी**—स्त्री. वाळणे; सुकणे ( अन्नपाण्यावांचून ). ' अन्न-  
वस्त्रेवीण आळणी। या नांव आदिभूतिक।'—दा ३.७.२४. [ अळणे ]

**आळणी**—वि. वेचव; निरस ( भाषण, मत ). अळणी पहा.  
' लोकमताचा आळणीपणा कसा घालवावा हा महत्त्वाचा प्रश्न  
आहे '—टि ३.४.

**आळणे**—सक्ति. आळा घालणे; ताब्यांत ठेवणे; आकलन  
करणे. आळा पदा. ' मनुष्ये सकळांस आळिले।'—दा २०.  
५.२४.

**आळणे**—घट, दाट होणे; आटणे. अळणे पहा. ' जस गाळि-  
लिया रस होये। तो टेवितां बहुकाळ न राहे। त्याचा आळुनिया  
पाहे। गूळ होये सपिड।'—एमा १६.१८. दुयें आळुनि केलीं  
दाटें।'—सुवन ११.

**आळता-ती**—वि. आळविणारा; आलाप घेणारा ( गाणे  
म्हणून वगैरे ). ' आळती गानी सरस्वती। गंधर्वरा ३०।'—शिष्ट  
५१. [ आळविणे; का. आळती=गाणे; सं. आलापन, प्रा. आलावण ]

**आळपणे**—सक्ति. आवळणे; अळपणे पहा. ' दुर्मोच्य मोह-  
पाशे आळपिली घट कंधरा ज्याची।'—सोवन ३.८२.

**आळपे**—पु. ( व. ) १ अंतर; फट. २ ( अव. ) अन्नाचें मोटाळे  
व गडबडीनें घेतलेले घांस. [ सं. आ+लप्+लृट् ? ]

**आळमाळ**—वि. अल्प. अळुमाळ पहा. ' एकादिया आळ-  
माळा। श्रीगुहचिया खेळा।'—ह्या १३.४४१.

**आळमेळ**—न. ( गो. ) अपशकून. आडमेळ पहा.

**आळवण-णी**—स्त्री. १ हांक; बोलावणे. २ विनवणी;  
प्रार्थना. ' त्याची आळवण केल्याशिवाय मी केव्हांहि पुढे पाऊळ  
टाकलेले नाही।'—तोवें १३८. ' मागतिया भांडवल आळ-  
वण। नामासी जतन दातियासि।'—तुगा १०९३. —न. ( व. )  
अळविण्याचें गाणे; स्तोत्र. अळवण पहा. [ अळवणे ]

**आळवण**—न. पदार्थ घट होण्यासाठी लावलेले पीठ. अळ-  
वण पहा.

**आळवणे, आळविणे**—सक्ति. अळविणे पहा. ' जयातें  
आळविजे स्वभावे।'—ह्या ८.३६.

**आळवणे**—क्रि. १ अळविणे, अळणे पहा. 'सुंदर आळविल्या खिरी।'—वसा २७. २ कंठणे; घालविणे. 'काही दिवस दुःखांत आळविले।'—रेपो २०९.

**आळवा**—वि. (राजा.) लहान; कोवळे; लाड करण्याजोगे; आळविण्या—आळ पुरविण्या—जोगे (मूल). [अळविणे]

**आळघातीण**—स्त्री. (गो.) जखीण; हळळ. अळवंत पहा.

**आळवा वेंठ**—स्त्री. (गो.) गळितमात्र; निळाण; अशक्त. [अळवा=अळ+वेंठ=वेठ]

**आळवार**—पु. दक्षिण हिंदुस्थानांतील प्राचीन वैष्णव संत-कवी. हे १२ असून त्यांच्यांत नम्माळवार हा प्रमुख होय. [का. भाळवर=दीन; छुद्र; नम्र]

**आळवाळ**—न. अळे. आलवाल पहा. 'अर्थविनाशाचें फळ। दुसरें एक नाशाचें मूळ। विशेषनाशाचें आळवाळ। स्त्री केवळ ओळख पा॥'—एभा ८.११८.

**आळशी**—स्त्री. जवस. अळशी पहा.

**आळशी-स्त्री**—वि. सुस्त; निरुद्योगी; भेद; मड; आलस्य-युक्त; कामचुकार; ऐदी. [सं. आलस्य] म्ह० १ आळशा दुणें काम, लोभ्या दुणा खचें. २ आळशास त्रिलोकाचें ज्ञान. **आळशा-वर गंगा येणे**=(शब्दशः) गंगास्नानाचें प्राप्त होणाऱ्या पुण्य-प्राप्तीसाठीं लोक गंगास्नानास दूरवर जातात परंतु एखाद्या आळ-शाच्या जवळ गंगेचें पात्र येणें आणि त्यास स्नान घडणें. (ल.) एखाद्या नालायक मनुष्यास नसतें म्हणूच येऊन चांगल्या मनुष्यास त्याच्या (नालायकाच्या) कल्याणासाठीं त्याच्याजवळ जावें लागणें या अर्थी ही म्हणु योजतात. किंवा ज्याची लायकी नाही अशास अनायास चांगली संधि येणें या अर्थी. 'गंगा आली आळशा-बरी। आळशी देखोनि पळे दुरि।'—तुणा. ३ आळशाला गंगा, पाण्याला पंढरपूर=प्रयत्न न करणाऱ्यास अनायास एखादा लाभ होणें. **आळशांचा मायबाप-राजा**—अत्यंत आळशी मनुष्यास म्हणतात. (स्त्री. रूप) आळसिणी. 'एकीं ओंगळा आळसिणी। एकी त्या महा डाकिनी।—एभा ७.६५. अळसिणी पहा.

**आळस**—पु. १ केवळ सुख असलें म्हणजे झालें, त्याबद्दल वेळेचा विचार नसणें, दुःख द्वेषासंबंधी विशेष आतुरता नसणें व काम करण्याची अंगांत धमक असून तें करण्याविषयीं मन प्रसन्न नसणें या अवस्थेस आळस म्हणतात; सुस्तपणा; उद्योगविषयीं कंटाळा, नावड; मंदपणा; मडपणा; थिरकपणा. म्ह० १ आळस भिकारी, कुटुंबाचा नाश करी. २ आळसें काम नासतें। हें तों प्रत्ययास येतें.—दा १८.७.४. २ ह्यगय; दुर्लक्ष; अळटळ; टंगळ-मंगळ. [सं. आलस्य प्रा. आलस]

**आळसट**—वि. आळशी; मंद; सुस्त; मड. **०पणा**—पु. आळस; सुस्तपणा. —पपत्रे २४८. [आळस]

**आळसडा**—वि. आळशी; आळसट; निरुद्योगी.

**आळसणें**—अक्रि. १ आळशी होणें; आळसावणें; आळसानें युक्त होणें. २ (व.) खिन्न होणें; मळल होणें. 'आईवांचून मूल आळसलें.' [आळस]

**आळसभोंडारा**—वि. आळशी; मंद; मड; जड; विद्येबे-करून हा शब्द वयामुळे जड, आळशी झालेल्या माणसास लावतात. [आळस+भोंडारा=म्हातारा]

**आळसमळस**—क्रि.वि. (गो.) ऐसपैस.

**आळसाई**—स्त्री. १ आळशीपणा; आळस; ह्यगय; ढिल्ले-पणा; निरुत्साह. (गो. रूप आळसाय) कसर देणें; ताप घेण्या-पूर्वीची अवस्था. (डोकें जड होणें इ.)

**आळसावणें**—अक्रि. आळसणें; आळशी, मंद, सुस्त होणें, बनणें. 'गोडी आळसावून खांवाजवळ उभी होती.'—मोरप्रहसन ३३.

**आळसुंदा**—स्त्री. मोठी चवळी. अळसुंदा पहा.

**आळा**—१ बंधन; बांधण्याची, आवळण्याची, बांधणारी वस्तु. नियंत्रण करणारी गोष्ट; दोर; बंद. जसें—केळीच्या पानांस बांधण्याचा सोपटाचा बंद; गवताचा भारा बांधण्याची गवताची दोरी. 'हेंडग्याच्या आळां अवधी चिपाडें। काय तेथे गोडें निवडावें।'—तुणा २८०२. २ (ल.) नियंत्रण; बंधन; संयमन; दाब; मर्यादा; शाहकाठी; धरबंध. (किं० घालणें; तुटणें). 'एकीचा धंदा दुसरी जात करणार नाही असा आळा पडला'—गगा २६. ३ (व.) एकी; जूट. 'कुणव्यांचा आळा'. [सं. आलान (धातु ली)]=सांखळी, बंधन, किंवा म. अळणें] **०घालणें**—मर्यादा, नियम, बंधन घालणें; आटोक्यांत ठेवणें; व्यवस्था लावणें. 'घालील महाराष्ट्राला निरभिलाष आळा कोण—यापुढें।'—विक ९. **०पिळणें**—गाडीची आखरी आणि साटा यांना बांधणाऱ्या आळ्याला आळेदांडीनें पीळ घालणें. **आळ्यांत असणें-वाणणें-राहणें-चालणें**—धाकांत, कक्षांत, ताब्यांत असणें. 'ती भाषा व्याकरणाच्या आळ्यांत राहण्यास विशेष योग्य असते.' मराठी व्याकरणावरील निबंध (कृष्णशास्त्री चिपळूणकरकृत) १०. **आळ्यांत आणणें**—ताब्यांत, कक्षांत ठेवणें. नियमन करणें; नियम व्यवस्था लावणें. 'जॉन्सन यानें कोशरचना करून तीस (इंग्रजी भाषेस) आळ्यांत आणण्याचा प्रचंड उद्योग आरंभून तो एकदशानें शेवटास नेला.'—नि ५५६.

**आळाटाळी**—स्त्री. ढिलाई; चेंगटपणा; बेफिकिरी; अळ-टळें. [अळटळें=आळा टाळणें]

**आळाटोळा**—पु. आटोका; अंदाज; पकड; आवाका. 'ही गोष्ट माझ्या आळ्याटोळ्यास आली असतां मी करीन.' [आळा द्वि.]

**आळाबांधा**, (क.) **आळेबंध**, (गो.) **आळाबंध**—पु. आळाटोळा; अधिकार; ताबा; मर्यादा; नियंत्रण; शासन; अंमल;

व्यवस्था. ( क्रि० येणें; आणणें; घालणें. ) ' हे आतां आळाबांधा येणें कठिण दिसतें. ' **आळाबांधा कहाडप**—(गो.) १ (एकादें काम ) उरक्रीत आणणें. २ (पातळ पदाथे) घट करीत आणणें; आटविणें; आळावप. [ आळा+बंध ]

**आळाशी**—( व. ) अळशी, अळाशी पहा.

**आळास**—पु. ( गो. ) मोठ्यानें रडतांना कोंडून धरलेला श्वास. **परतणें** ( पतुवप )—रडतांना श्वास कोंडून धरला असतां होणारी अवस्था. [ का. अळु=रडणें; अळु कूसु=रडणें रडका ( मुलगा ); किंवा आळा+श्वास ? ]

**आळिक**—वि. धुळक. ' हे अवघेच विचारितां आळिक. ' —भाए ७०. [ सं. अलीक=थोडे ]

**आळिका**—स्त्री. ( अव. ) अळी; कृमि; कीटक. अळिका पहा. ' आळिका म्हणती आमुचें घर । काष्ठामें । ' —दा १.१०.३८. [ सं. अलीक=धुद्र; का. आळि=वर्तुळ; तुळ० सं. अलि=विंचु ]

**आळिका**—वि हट्टी; हांबरा. अळका पहा. ' अधीर आळिका अनाचारी । अंध पंगु खोकलेकरी । ' —दा २.३.३३. ' बाळक देखोनियां आळिकें । कीर्तनाचिया कौतुकें. ' —अमृत ध्रुवच १४. [ अळका ]

**आळिता**—अळता पहा.

**आळियाडें**—न. हट्ट; छंद; अळि, अळका. ' पाहां पां माते तुम्हांसांगडें । माहेर तेणें सुरवाडें । ग्रंथाचें आळियाडें । सिद्धी गेलें । ' —ह्या १८.१७७५. [ अळि ]

**आळी**—स्त्री. गळी, ओळ. अळी पहा. **कर**—अळीकर पहा.

**आळी**—स्त्री. कीड. अळी पहा. ' कीं अधर्मांची आळी वाढे । पीक बुडें तेणेंही । ' —एमा १०.५१५.

**आळिळीच**—स्त्री. १ हट्ट; छंद; रळी; ( ल्हान मुलांची ) तीव्र इच्छा, हेतु, मनीषा, लाड. ' तें आळि करौनि मागे जेवण । ' —दाव २९६. ' आळी घेऊन जन्मा आले । कितेंक प्राणी । ' —दा ९.८.२२. ' एके दिवशीं प्रातःकाळीं । कृष्ण घेऊन बेसला आळी । ' —ह ६.६. २ लडिवाळपणाचें, हृद्याचें भाषण. ' आळि बोलैति धाडुटें विदावतीसी । ' —शिशु ३५३. [ का. अळु=रडणें ] **कर**—वि. १ हट्टी; छादिष्ट; हेकेखोर ( ल्हानमूल ). ' आळिकर त्याचें करिशी समाधान । अभयाचें दान देवोनिया । ' —तुगा ५२१. [ आळ=हट्ट ]

**आळीपाळीनें**—क्रि. वि. एकामागून एक; आल्टून पालटून; आदलून बदलून. [ आळी=रांग; किंवा पाळी द्वि. ]

**आळीव**—अहळीव पहा.

**आळुकणें**—क्रि. तीव्र इच्छा असणें; ह्वापणें. ' जिहीं आपणें नाहीं देखिलें । तेच इहीं इंद्रियार्थी रंजले । जैसे रंक का आळुकेंले । तुषातें सेवी । ' —ह्या ५.११०. [ अळका पहा. ]

**आळुका**—की—वि. अळका पहा. ' कैसी स्वसुखाची आळुकी । जे दोनीपणे भिडोनि एकीं । ' —अमृ १.५. ' म्हणे पती भुकेचा आळुका फार । यासि न होय निराहार । ' —महिक्या ३३.१५३. ' परी भुषेचा आळुका बहुत म्हणवोन । नये घडोनि सवैया । ' —महि कथा ३५.१६९.

**आळुकेंपण**—न. आसक्ति; हांब; हांबरेपणा; छंद; लोभ. ' ते आळुकेंपणे जडली । अति सत्वर श्रीकृष्णि । ' —रास ४.७२. ' तेथें आळुकेंपण ब्राह्मणें । जैसे कीजे । ' —गीता १.४९३. [ अळका ]

**आळुकेंपिळुके, आळेपिळे, आळोके पिळोके**—अळेपिळे पहा.

**आळुबाय**—पु ( गो. ) लाडिकपणा. अरवळ, अर्बळ पहा.

**आळुमाळ, आळुमाळु**—अळुमाळ पहा. ' वाचे आलया आळुमाळ । ' —गीता २.१५८९.

**आळू**—न. एक भाजी. अळू पहा.

**आळू**—स्त्री. उंसावरील कीड. ' उंसास मुख्य उपद्रव वाळवी, आळू आणि हमनी या सूक्ष्म प्राण्यांपासून फार होतो. ' —कृषि ४६३. [ अळी ]

**आळू**—न. एक जंगली काटेरी झाड व त्याचें फळ. हे तांबळ्या मातीत होतें. फळ सुमारें पेरुयेवढें असून पिकल्यावर तपकिरी रंगाचें होतें. त्यास एक प्रकारचा वास येतो. अळू पहा.

**आळें**—अळें पहा. ' शरीर विटाळाचें आळें । मायामोहपाषाळाळें । ' —तुगा ७३९.

**आळेण**—न. ( गो. ) आमटी बगैरे काल्वण घट होण्यासाठीं लावावयाचें पीठ. अळण पहा.

**आळेपिळे**—पु. अव. अळेपिळे पहा. ' अभिमानाचे आळेपिळे । महत्त्व उमासे येती बळें । ' —एमा ८.२१२.

**आळेवर्णें**—अक्रि. ( गो. ) ( अळणामुळें आमटी ) दाट होणें. [ अळणें ]

**आळोच**—स्त्री. कानगोष्ट; कानमात. ' बहिऱ्यांचा घरी कवणकवणा आळोचु सांगे । ' —भाए ५५४. [ सं. आ+लोच ]

**आळोचणें**—अक्रि. हृद्यक कानांत सांगणें, बोलणें; कानगोष्टी करणें. ' हितगुज आळोचारी । हृदयींचें गोड सांगावयासी । ' —एमा २४.३०१. ' तो नेणो काह आळोचोनि गेला । ' —भाए ६२. [ सं. आ+लोच ]

**आक्षिप्त**—वि. १ आक्षेप केलेला, घेतलेला; नामंजूर केलेला; अडथळा—हरकत आणलेला ( वादविवादांत प्रतिपक्ष्यानें अडवलेला ). २ अमान्य. [ सं. ]

**आक्षिप्त-अंगहार**—न. ( शूल ) न्युरकरण करून विक्षिप्तकरण करणें, मात्र या करणांत हातपाय सारखे पुढेंचें फेकणें, व अलातक, विक्षिप्त, उरोमंडळ, गितंब, करिहस्त, व कटिच्छिन्न हीं क्रमानें करणें. [ सं. ]

**आक्षिप्त(करण)**—न. (नृत्य) हात व पाय भराभर पुढच्या बाजूस फेकणे. [ सं. ]

**आक्षिप्तरेचित(अंगहार)**—न. (नृत्य) हात पाय रेचित करून स्वस्तिके करणे, मग तीं स्वस्तिके मोडून पुन्हां रेचित व स्वस्तिक करून हात, पाय पुन्हां रेचित करणे. नंतर रेचितावर येत असणारे पाय उडी मारल्यासारखे करणे, नंतर उद्वत, आक्षिप्त, उरोमंडल, नितंब, करिहस्त व कटिच्छिन्न करणे हीं क्रमानें करणे. [ सं. ]

**आक्षिप्तरेचित(करण)**—न. (नृत्य) डावा हात हृदयावर ठेवून उजवा हात दूर करून रेचित करणे, नंतर तो रेचितहस्त तोंडासमोरून डोक्यावर नेऊन उचलून धरणे. [ सं. ]

**अक्षिप्तिका**—स्त्री. (संगीत) स्वरांत, तालांत लिहिलेली चीज; (इं.) नोटेशन. [ सं. आ+क्षिप ]

**आक्षेप**—पु. १ ओढणे; खेचणे; आकर्षणे. ' लगाम हातीं असला म्हणजे घोड्याचा पाहिजे तेव्हां आक्षेप करावयास सांपडतो. ' २ (ल.) मोहित करणे; आकर्षिलेली किंवा मोहित अवस्था. ' त्याचे चित्त परमार्थाकडे लागले आहे, त्यास विषयाच्या गोष्टी सांगून त्याचे चित्ताचा आक्षेप करू नका ! ' २ ओढून धरणे; मागे घेणे; आढेवेढे घेणे; शंकाकुशंका काढणे; आवश्यक म्हणून वाट पाहणे; खोळंबून राहणे ( एखादा माणूस किंवा वस्तु नाही म्हणून ); अडून बसणे. ( क्रि० घेणे, धरणे ). ' कोणाचा आक्षेप न घेतां स्वतः फडशा करीन. ' ' हा माल गिन्हाईक आला म्हणजे विकून टाका, माझा आक्षेप धरूं नका. ' ३ ( ल. ) अनुमान निघणे; सोबत, बरोबर घेणे; बरोबरच बोध होणे; ध्वनित, गर्भित असणे; गर्भितावस्था. ' माझे ऋण घेतलेस तें दे—या वाक्यांत ऋणाने व्याजाचा आक्षेप होतो. ' ४ हरकत; आडखाठी; विरोध. ( वादांत प्रतिपक्ष्याचा मुद्दा किंवा बाजू ). ' त्यांनीं घेतलेले आक्षेप धडधडीत खोटे आहेत. ' —केले १.३६१. ५ शंका; संशय; शंकाप्रभ. ' श्रोतयांनीं आक्षेप केला. ' —रावि ३. ६ आप्रह; हट; सूचना. ' नाही प्रंथारंमसकल्प. नव्हता श्रोतयांचा आक्षेप. प्रंथी उजळला कृष्णदीप। सुखरूप हरिकथा ॥ ' —एरुस १८.६९. ' दुर्गाधनेही आक्षेप। केला असे भेटीचा. ' —मुसभा १३.४९. ७ निंदा; कुटाळी; दूषण; टपका. ८ एक अलंकार (व्यागोक्ति—व्यंजोक्तीप्रमाणे); एखादा आक्षेप घेऊन तो खोडून टाकण्याचे वर्णन असतें तेंच आक्षेप अलंकार होतो. बोलावयाचें तें अर्धवट बोलून एखादा विशेष अभिप्राय व्यक्त केला असतो तेंचिह्नि हा अलंकार होतो. जसे—नसेन दिसलो कसा नयनसर्वसाक्षी रवी। विषाद धरिला म्हणो न सुरभी विषक्षीर वी। ' —केका ४. [ सं. आ+क्षिप = फेकणे ]

**आक्षेपक**—वि. आक्षेप घेणारा, काढणारा. —पु. वातरोग; मज्जातंतूंचा रोग; आचक; आंकडी; ( इं. ) कर्णमूल्यान; [ सं. ]

**आक्षेपणे**—उक्ति. ( काव्य ) ओढून घेणे; आकर्षणे; चटक काढणे. २ हरकत घेणे; नामंजूर करणे; अमान्य करणे; ३ शंका

काढणे. ' मागां श्रोतीं आक्षेपिलें। जी ये ग्रंथी काय बोलिलें। ते सकळही निरोपिले। संकलीत मागें ॥ ' —दा १.१.२७. [ आक्षेप ]

**आक्षेपार्ह**—वि. दोषार्ह; आक्षेप घेण्याजोगे. [ सं. ]

**आक्षेपून**—किवि. ( काव्य ) निक्षून; प्रत्यक्ष बनावून; बुद्धि-पुरःसर; मुद्दाम; जाणून बुजून; आवर्जून. [ आक्षेप ]

**आक्षे**—किवि. अक्षय ( अप. ) ' कीं हें सुखाचीं ताखें लोटलीं। आक्षे आनंदें उतटलीं । ' —दा १.७.३१.

**आज्ञाप**—वि. आज्ञापिलेला; हुकूम केलेला; सांगितलेला. [ सं. आ+ज्ञा ]

**आज्ञापित**—स्त्री. आज्ञा पहा. ' आमात्यराज, ही विज्ञापित कां ? आज्ञातीच मी समजेन '—चंद्रगुप्त २०१.

**आज्ञा**—स्त्री. १ हुकूम; आदेश; ताकीद. सामाशब्द—राजाज्ञा; शास्त्राज्ञा; वेदाज्ञा इ० २ वेद, शास्त्र इत्यादिकांस म्हणतात.—मनको. ३ होय, बरें, इच्छेप्रमाणे करतो या अर्थी. बरिष्ठानी आज्ञा केली असतां सेवकजन ' आज्ञा ' या शब्दानें उत्तर देतात; ४ तंत्रशास्त्रांतील षट्चक्रांपैकी एक. योगशास्त्रांतील एक भुक्तीस्थ चक्र. ' आधारादि भेदुनि। आज्ञावरी ॥ '—हा १८.१०२८. ०. **वंदणे**—**नमस्कारणे**—**पाठणे**—आज्ञा शिरसामान्य करणे. ' आज्ञा वंदोनि निघाला तेव्हां ' ' तयातें बोळखावया हेचि संज्ञा। जे जगें नमस्कारिजे आज्ञा ॥ '—हा १०.३११. ०. **वेणे**—१ कामावरून दूर करणे; बड-तर्फ करणे. २ निरोप घेणे. ०. **मागणे** ( जाण्यास )—परवानगी घेणे; निरोप घेणे. ०. **दशक**—न. ( ख्रिस्ती ) दशाज्ञा; परमेश्वरानें मोशाळा सीनापर्वतावर ज्या दोन दगडी पाट्या दिल्या होत्या त्यांवरील लेखाचें नांव. पहिल्या चार आज्ञांमध्ये मनुष्याचीं देवाशीं आणि बाकीच्या आज्ञांत मनुष्याचीं मनुष्यांशीं कर्तव्ये सांगितलीं आहेत )—अनु ४.१३; १०.४. ' आणि पाट्यांवर त्यानें ( मोश्याने ) कराराचीं वचनें म्हणजे दहा आज्ञा लिहून काढिल्या '—निर्ग ३४.२८.

**आज्ञाकर**—कर्ता—कारी, आज्ञाकित, आज्ञाधारक-धारी, आज्ञाधीन, आज्ञानुसारी—वर्ती—वि. आज्ञा पाळणारा; आज्ञेप्रमाणे वागणारा; अंकित; आश्रित; आज्ञाधारक. हा शब्द पत्राच्या शेवटीं आपली आज्ञा पाळणारा सेवक ( इं. युवर मोस्ट ओबिडियंट सर्व्हंट ) या अर्थी लिहितात. [ सं. ]

**आज्ञाचक्र**—न. भ्रमग्रन्थ्यानी असणारे चक्र; आज्ञा अर्थ ४ पहा. ' नाकाचें अप्रसाह्नि दूरी। दृष्टी ठेवावी नासाप्रती। ते ठायी बैसे आज्ञाचक्रीं। योगगंभीरीं योग्यता ॥ ' —एमा १४.४१२. [ सं. ]

**आज्ञातिक्रम**—ण—पु. आज्ञा मोडणे; आज्ञेचें उल्लंघन; हुकुमाच्या विरुद्ध जाणे. [ सं. आज्ञा+अतिक्रम ]

**आज्ञापणे**—पिणे—उक्ति. आज्ञा करणे; हुकूम करणे; ताकीद करणे; सूचना करणे. ' आज्ञापिला निजपिता वसुदेव देवें । ' ' आणीक कथा राहिल्या अपार। मग हविमणीवर आज्ञापरी । ' ' प्रियाहि

अशि जाहली तुज कुकार्ये आज्ञापिती ।'—केका ८३. २ सोंपविणे; स्वाधीन करणे; ताब्यांत देणे. 'प्रधानाम राज्यकर्म आज्ञापून राजा आपण ईश्वराचे ध्यान करीत बसला.' [आज्ञापन]

**आज्ञापक**—वि. आज्ञा करणारा; हुकूम करणारा (धनी ६०): 'वाचासिद्धि पावाल। आज्ञापक होआल।'—ज्ञा ३.९९. [ सं. ]

**आज्ञापत्र**—न. १ गारकारचे हुकूमाचे पत्र; सरकारी हुकूम; मराठी राज्यांत छत्रपतींच्या खुद्द पत्रास आज्ञापत्र म्हणत २ (सामा.) मोठ्याकडून लहानास गेलेले पत्र. ३ लेखी हुकूम; शासनपत्र. ४ (वि.) राजा, विशप वगैरे अधिकारी वर्गाकडून एकेकसियेला अथवा मंडळीला आलेला हुकूम. 'त्याच वेळेस... आज्ञापत्रे, आवाहनपत्रे असल्यास वाचार्वी'—साम्रा ७०. (ई) ग्रीक. [ सं. ]

**आज्ञापत्रिका**—जी. (बडोदे) सरकारी हुकूमांचे प्रसिद्धी पत्रक; सरकारी वार्तापत्रक; सरकारी गॅझेट. [ सं. ]

**आज्ञापन**—न. हुकूम करणे; आज्ञा करणे; सूचना करणे; सम जावून सांगणे; ताकीद; आदेश [ सं. ]

**आज्ञापनीय**—वि. आज्ञा धरण्यायोग्य. [ सं. ]

**आज्ञापालक**—वि. आज्ञांकित, आज्ञाधारक; आज्ञा पालन करणारा; अंकित; सेवक; अनुचर; प्रजा. [ सं. ]

**आज्ञापालन**—न. आज्ञा पालणे; हुकूम मानणे; आज्ञांकितता [ सं. ]

**आज्ञापित**—आज्ञप्त पदा.

**आज्ञाप्य**—वि. आज्ञापनीय पदा.

**आज्ञाभंग, आज्ञाभंग, आज्ञोर्लघन**—पुन. आज्ञा मोडणे; हुकूम तोडणे; आज्ञाविरुद्ध वागणे.

**आज्ञार्थ**—पु. (व्या.) बोलणारा आज्ञा, उपदेश किंवा प्रार्थना करतो असा जो बोध क्रियापदाच्या रूपापासून होतो तो.

**आज्ञार्थी**—वि. (व्या.) बोलणारा आज्ञा, उपदेश किंवा प्रार्थना करतो असा जो बोध ज्या क्रियापदरूपापासून होतो ते क्रियापदाचे रूप.

**आज्ञासिद्ध**—वि. ज्याची आज्ञा सिद्ध झाली आहे असा; ज्याची आज्ञा सर्वत्र पाळली जाते असा (ईश्वर) 'मी मने वाचा देहे। करी ते कैसें नोहे। के मजवांचून आहे। आज्ञासिद्ध आन।'—ज्ञा १६.३५५. [ सं. ]

इ

**इ**—मराठी वर्णमालेतील तिसरे अक्षर; व स्वरमालेतील तिसरा स्वर. अक्षरविकासः—मुख्य चार अवस्था. पहिली इ. स. तिमच्या शतकातील अशोकाच्या गिरनार शिलालेखांत, दुसरी इ. स. ४९३.

मधील एका दानपत्रांत, तिसरी हैहयवंशी राजा जाजलदेव याच्या काळांत वचवी इ. स. १२७३ सुमाराच्या लेखांत आढळते. —आज्ञा.

**इ**, **ई**—मना. हा, ही, हे. 'ते समस्तीं इहीं भोगवें।'—ज्ञा १. २१७. 'ई उनाभने वागल ओहवां आली.'—हे ऐकून वाचाला हंस आले—मिळी भाषा १७ [ सं. पतंत, इदम; प्रा. ईअ ]

**इ**—चा, ची, ये, ष्ट्रीचा फारसी प्रत्यय. हा प्रत्यय मराठीत शके १४५० च्या सुमारास धुसला असे राजवाडे यांचे म्हणणे आहे. शके = सं. शक + फा. इ. शके १८४९ = शक + इ + १८४९. = १८४९ चा शक. 'श्री कारवे व कोडिवले व बडिगारं राजसुद्रा मुख्य समस्त इ अस्विकारु'—शके १४२९ मधील एक पत्र. यांतील समस्त इ=चे समस्त—मात्रियंत्र १५. [ फा. ]

**इ॥**—अ. इस्तिकवाल (अमुक काळापासून) चा संक्षेप. 'मचे कापड इ॥ माझे रमजान उर्फ मागेश्वर.'—भात्रे १०. ३. ११६. [ अर. इस्तिकवाल=मविष्यकाल ]

**इआ**—मना. या, व्या. 'भयानका उआ। एके न भिये एति भवभया।'—कृ २४ [ सं. दुदम प्रा. ईअ ]

**इकडचा**—ला, **इकडील**—वि. या ठिकाणचा, वाजूचा, दिशेचा, रस्त्याचा; इकडे अमणारा. **इकडचा डोंगर तिकडे करणे**—मोठे अचाट, अवघड काम करणे. **इकडला गड तिकडे नेऊन ठेवणे**—अर्थ वरील प्रमाणे, पण वायुकाळ वडवड करणाऱ्या-संबंधीं योजतात. **इकडला लुच्चा तिकडला चोर**—(व) दोन्ही-कडून थपडा खाणारा [ इकडे ]

**इकडचा तिकडचा**—वि. या वाजूचा, आणि त्या वाजूचा; या ठिकाणचा व त्या ठिकाणचा; म्हणजे निर्भराळ्या ठिकाणचा, वाजूचा, विषयांचा; कोडला तरी; चार (अनेक) ठिकाणचा. [ इकडेतिकडे ]

**इकडून**—क्रिवि. या दिशेहून—ठिकाणाहून—वाजूकडून. (कुण. रूप) इकडेने [ इकडे+हून ] **तिकडून**—क्रिवि. येथूनतेथून; आज्ञा-वाजुनीं; कोटूनतरी; कसेतरी

**इकडे**—स—क्रिवि. १ या वाजूस, दिशेस. २ येथे, या जागी. ३ परी; स्थानीं; कडे या अर्थी. 'त्याचे इकडे' 'माझे इकडे.' ऐसे पदा. [ हानकडे; का. ईकडे; ते. इकड, अकड ]

**इकडे**—पु. (बायकी) पति, नवरा. बायका नवऱ्याचे नांव घेत नाहीत, तेव्हां इकडे (=आपला पति) ही मोघम संज्ञा योजितात. कर्मी **इकडून** असाहि प्रयोग आढळतो. 'काय मेव्यांची छाती लागली आहे इकडच्यापुढे उभे राहाण्याची!'—पृच १३७. 'काळजी इकडची वाही.'—संग्रामगीत ४९.

**इकडेतिकडे**—क्रिवि. येथे तेथे; या वाजूस त्या वाजूस; आसपास. —जी. (ल.) टंगळमंगळ; कुचराई; लंगडाव. (क्रि० करणे; लावणे; मांडणे). **इकडे आड तिकडे विहीर**—दोन्हीकडे

सारख्याच अडचणी, संकटें अमणें, व त्यांत सांपडणें. [ इकडे + तिकडे ]

**इकणें, इकत, इकार**—हे व यांसारखे शब्द विकणें, विकत, विकार या शब्दांत पहा. (कुणवाड बोलींत वच्या जागीं इ योजितात.)

**इकारम**—पु. देणगी; दया; कृपा. [ अर. अकाम = देणग्या; करीमचें अव. अप. ]

**इकरा**—वि. (गो.) अकरा. [ अकरा अप. ]

**इकरार**—पु. १ कबुली; करार; डराव. २ जवानी (लेखी किंवा तोंडी). 'पर जिल्ह्यांतील साक्षीचा इकार घेऊन पाठवणें-विषयीं जडजाणें जडजाण लह्यावें.'—न्याम ३४. [ अर. इकार वचन, खात्री, कबुली ] **नामा**—पु. लेखी टराव, कबुली; कबुला-यात. [ फा. ]

**इकलजमकी**—स्त्री. पाठपुरावा. 'तुझे कितके मशाकती व इकलजमकी व ममळती केली ...'—शिवचरित्रप्रदीप ८४. [ अर. ]

**इकला**—वि. (व्यापारी) अकरा भाजीपाल्याचा राीदा करतांना असे सांकेतिक शब्द वापतात. [ अकरा. गो. इकरा ]

**इकळी-ळूत**—स्त्री. (कुण.) किळस; कळमळ, ओकारी (किं. यणें). [ उकळी ? ]

**इकुडच-ला, इकुडील**—वि. (प्र.) इकडचा पहा.

**इकून तिकून**—क्रि.वि. (कुण.) इकडून तिकडून पहा. 'गाडी इकून आली व तिकून गेली.' [ इकडून, तिकडून अप. ]

**इक्तीदार**—पु. १ अनुयायी; अनुकरण करणारा. २ (ल.) विश्वासू. [ अर. इक्तिदा=अनुकरण, अनुचरण. ]

**इक्तो (इक्तो)**—वि. (राजा. कुण.) इक्ता (अप.) पहा.

**इक्वाल**—पु. नशीब; सुदैव; भरभराट. [ अर इक्वाल = भरभराट ]

**इक्त्तार**—इकरार पहा.

**इख**—पु. (गो.) विष; विषय. 'तो इख खांन मरतोळो खे' [ सं. विष. ]

**इखण**—न. हत्यार; साधन; उपकरण, विखण [ सं. इप्-इषिका=हत्यार; शस्त्र; साधन ? ]

**इखंनपाखंन**—न. (व.) शेतकीचें हत्यार. 'शेत वाहतो म्हण तोस कांहीं इखंनपाखंन आहे का ?' [ इखण द्वि. ]

**इखलास**—पु. मैत्री; स्नेह; प्रीति; अंतःसुहता; मनाचा निर्मळपणा; निष्ठापत्न्य. [ अर. इखलास = मैत्री, प्रेम ] **नामा**—पु. स्नेहाचें पत्र; मैत्रीचें पत्र; स्नेहासोबत्यांमध्ये ऐकमेकांच्या पत्राला म्हणतात. [ अर. इखलास+फा. नामा ]

**इखलासी**—वि. स्नेहपूर्ण; प्रीतीयुक्त; चाहता; प्रेमाचा. [ अर. इखलास ]

**इखळा**—पु. (सुतारी धंदा) खिले वंगेर उपटण्याचा चिमटा. [ उखळणें. ]

**इखीति**—(कुण.) युक्तिचित्त. [ इक्ति=इत्की; सं. इयत्तक ]

**इंगणें**—अक्रि. काळजीनें, भ्रमानें, आजारांनं किंवा इतर कारणांनं भारावून जाणें; गलित होणें; टेंकीला येणें. [ वेंग (घ)णें ]

**इगत-इगुत**—स्त्री. (कुण.) युक्ति; उपाय. [ युक्ति अप. ]

**इंगरेज**—पु. १ इंग्रज माणूस, लोक; ब्रिटिश. २ साहेब; गोरा. [ इंग्रज; इंग्लिश; पो. इंगलेज ]

**इंगरेजी**—स्त्री. अशुद्ध अंग्रेजी. १ इंग्रजी भाषा. २ इंग्रजांचा अम्मल; ब्रिटिश अमदानी. [ पो. इंगलेजी ]—वि. इंग्रजांचा; इंग्रजी भाषेसंबंधी; इंग्रजी; ब्रिटिश. **दाखळ**—स्त्री. १ तापट, चिडका, संतापी माणूस. २ हुपार, चलाख माणूस; तडफदार माणूस. [ इंग्रजी दाखळ जलद पेटते यावलून ]

**इंगर्जे**—स्त्री. (गो.) ख्रिस्ती कैथोलिक पंथीयाचें देऊळ. [ पो. इंगर्जे ]

**इंगळ-ळा, इंगोळ**—पु. (व. गो) जिवंत निखारा; विस्तव; अंगार. 'केची मुखनिद्रा आंयकर्गी इंगळांच्या.'—ज्ञा ९.५०१. 'आंगी लागतातीं कमळे. इंगळे जैसी'—शिव ७.७. 'संसार हाचि दुःखमळ. लागतील दुःखाचे इंगळ.'—दा ३.२.१. दुसऱ्याच्या धावर असा इंगोळ ठेवणें चांगळें नाहीं. [ सं. अंगार; प्रा. इंगळ. ] **म्ह**—इंगळ हातीं धरवेल फग हा हातीं धरवणार नाहीं=एखाद्या तापट माणसास उद्देशून म्हणतात. **इंगळासारखा ढाल हाणें**—रागांनं चेहरा तांबडा होणें; अतिशय रागावणें. **इंगळासारखे डोळे**—लाल भयंकर डोळे (अतिशय रागांनं असे डोळे होतात).

**इंगळा**—पु. एका जातीचा मुंगळा. [ सं. अंगार; प्रा. इंगळ ]

**इंगळी**—स्त्री. १ विचवाची एक जात; ही आकारांनं विचवापेक्षां मोठीं अन्न काळी व अतिशय विषारी असते. २ टिणगी; निखारा; विस्तव; इंगळ पहा. 'जेवीं वेळु वाढी वेळुजाळी। वेळुवेळवां कांचणीमेळीं। स्वयें पाहून इंगळी। समूळ जाळी आपण्यातें।'—एमा २३.६८९. ३ (सोनारी धंदा) तापलेल्या मुर्शीतील रस ओतण्याकरितां उपयोगांत आणावयाचा इंग्रजी साताच्या आंकड्याप्रमाणें असलेला पोलादी चिमटा; साडशी. (इंगळीच्या नांगीच्या आकारावरून.) [ सं. अंगार; प्रा. इंगळ ]

**इंगा**—पु. (चामारी धंदा) चामडें ओढून घोटून ताणण्याचें व मळ करण्याचें (उलथण्यासारखें) हत्यार. **दाखविणें**—खोड मोडणें; आपलें सामर्थ्य दाखविणें. 'तुला दाखवितो कोतवाली इंगा.'—नामदेव नाटक ८५. **फिरणें**—गवंपरिहार होण्याजोग्या अडचणींत सापडणें; संकटमुळें नरम येणें; जैर होणें; त्यामुळें सुखीवर येणें; डोळे उघडणें. **म्ह**—इंगा फिर, मुंगा फिर. २ नांगर-लेल्या जमिनीतील डेकळे फोडण्याचें लाकूड. [ सं. इंग=फिरणें, हळणें ]

**इंगित**—न. १ खूण; खूणेकरितां सूचक हावभाव किंवा मुद्रा 'या इंगिते जाणविलें कुमारा ।'—आसा २४. २ अभिप्राय; अंतस्थ हेतु; योजना. 'सोळासंस्कारांपैकी केवळ विवाहालाच अलिकडे इतके प्राधान्य कां आले यांतील इंगित आमच्या मते हिंदू लोकांची न्हासकार्ळी अति वाढलेली विषयलंपटता हेच असावे.'—टि ४. १३८. ३ (व्यंगित अप.) व्यंगोक्ति; औपरोधिक भाषण. ०क्ष-वि. इंगित जाणणारा; आकारावरून अभिप्राय जाणणारा. [ सं. ]

**इन्देशिया**—स्त्री. (होमिओपाथी) प्लेगप्रतिबंधक व प्रतिहारक वी. [ इ. ]

**इग्याराची**—वि. (भिड्डी) अकरावी. 'गोट इग्याराची.' [ हि. इग्यारह ]

**इंग्रज, इंग्रेज**—पु १ दंगरेज पहा. 'जावी जंगी फिंगी । इंग्रेज बहुया रक रंगी । मलेवार नौकामागी । विप्रकते दंडिले ।'—सुसभा ८.१२७. २ (कों) दोन फाशांनीं व चार रंगांच्या सोंगणीं खेळण्याचा एक डाव. यांत पेशवे (पिवळ्या) आपल्या शिंदे (हिरव्या) होळकर (काळ्या) साथीदारांसह एका वाजूला व इंग्रज (तांबड्या) दुसऱ्या वाजूला अनन इंग्रजांना इतरांनीं हक्किते म्हणजे 'इंग्रजांची टिमकी बजावली' असा टोंगणा मारून डाव संपतो. —न. पोलाद; लोखंडाचा एक प्रकार.

**इंग्रज, इंग्रेज**—(गो.) इंग्रज पहा. 'सकलक तेंपली प्रवेसती । तयें देखिली इंग्रेजेची आहती । पुने शृंगार शोभती । चोडे कडां ।'—श्रिपु. १.१.१७२.

**इंग्रजी, इंग्रेजी**—इंग्रेजी पहा. 'इंग्रजी साम्राज्य, व्यापार, राज्यपद्धति, माल इ०; ०गहाण—वि. (कायदा) जेथे धनकोला मिळकत तबदील करून देऊन श्रृणको ठराविक सुदनीत कर्जे फेडण्याचा करार करतो व स्वतः जातीचे कर्जे फेडण्याची हमी घेतो व कर्जे फेडण्यास मिळकत धनकोने परत करावी असे ठिहून देतो त्या व्यवहारास इंग्रजी गहाण (इंग्लिश मॉर्टेग) म्हणतात.

**इंग्ळाई**—स्त्री. (भिड्डी) अथाशीकणा. 'खाऊगी वोखत इंग्ळाई केवो नेव.'—भिड्डी भाषा २५. [ गं. गळमु=खाण ]

**इंग्लिश**—वि. १ इंग्रेज, इंग्रेजी पहा. [ रं. ] २ परदेशी; विलायती. ०कट—वि. १ (मराठी) यूरोप अमेरिकेत कांतून, पेंड पाडलेले (रत्न). २ इंग्रजी पद्धतीचा (कपडा, पदार्थ इ०) ०बॉडी—(छाप.) एक प्रकारचा छापण्याचा, चौदा पॉइंटचा टाईप. हा पायका टाईपपेक्षा जरा मोठा व प्रेस प्राथमरपेक्षा जरा लहान अक्षरांचा असतो. [ इ. ]

**इंगड**—पु. (कु.) धिवाड. 'तेदो इंगड झालोमा' [ धिवाड ]

**इंच**—पु. फुटाचा बारावा भाग; अंगुळ; तसू. 'दोन इंच हास'—नाकु ३.५. [ इं. ; लं. उन्सिआ=१२ वा भाग. ]

**इंचकट, इंचकटणें, इंचकणें, इंचका**—विचकट, विचकटणें, विचकणें, विचका पहा.

**इंचका**—पु. एका प्रकारची गोफण.

**इंचका**—पु. १ एका प्रकारचे गवत व त्याचे बीं. तृणधान्यांत याचा समावेश होतो. २ एक झुडूप. याचीं पानें ज्ञाप्यास हरकत नसते. विचका पहा.

**इंचका**—पु. एक प्रकारचा मासा. इचना पहा.

**इंचकाईधन**—वि. (व.) अव्यवस्थित; मोडतोड झालेले. [ विचका+इंधन ]

**इंचकी**—स्त्री (व.) महामारी. [ सं. विषूचिकम् ]

**इंचकोपा-बा**—पु. नाश; विध्वंस. विचका; विचकोपा-बा पहा. (कि० होणें, करणें). 'चौकून मग इचकोपा तोबा हाय मुकून गेले ओठ ।'—अफला ४१. [ विचका ]

**इचना**—पु. फक्त पावसाळी दिवसांत सांपडणारा लहान मासा. यास पुण्याकडे इचका—की म्हणतात. याच्या छातीपोटावर दोन व पाठीवर एक असे पंख असून अंगावर अनेक रंगी टिपके असतात.

**इचर**—वि. (व.) विरळ [ सं. विचर ] ०कुंघा—पु. विरळ सालेल्या कुंघा (एक प्रकारचे गवत).

**इच्ना-ची**—हिचा-ची (ही या सर्वनामाची पत्नी) ०भन—उद्ग. मूल अर्थ शिवीमारखा. पण पुढे भाष्यांची, हेताळणीचा उद्गार झाला. 'अरे च्या !' 'पन्गुः'—(स्वगत) 'इचीभन हाथ रामदा मान आवानांच !'—वाय २.२. [ हिची वहीण ]

**इच्चार-ण**—विचार-विचारणे पहा.

**इचु, इंचु**—पु विच्न. [ विच्न अप. ये वृत्तिक, प्रा. विच्नु ]

**इच्छा**—वि. (व. ना) खोडकर, खट्याळ. 'पाटील ! म्हटलें तुमचे पोर तयें आठे हुशार' पण इचक मोट !' [ विचकणें ]

**०दागो**—वि. (वा.) खोडकर.

**इच्छा**—स्त्री. १ वासना; वांछा; आशा; आकांक्षा; मनोमत; मनीषा; आवड. सामान्यद-इच्छापूर्वक; इच्छापुरःसर इ० २ (गणित) इच्छांक; त्रैराशिकांतील प्रमाणमजानीय राशि. आर्थिक, मण्यांक व अत्यांक किंवा इच्छांक हीं तीन पदे अगतातच, चवथे इच्छाफल (उत्तर) काढावयाचे असते. इ० पांच रूपयाम दोन मण, सेव्हा चार रूपयांत किती ? येथे पांच हे प्रमाण व चार ही इच्छा. [ सं. इध् ] ०नुत्त-किवि. इच्छेची तृप्ति होईवावेतो, इच्छा परिपूर्ण होईपर्यंत. ०तृप्ति-स्त्री. मनीषा मिद्धीम जाणें; हेतु, वासना सफल होणें. ०दान-न. इच्छिलेले दान देणें, इच्छा पुढी करणें. ०दानी-वि. इच्छादान करणारा; ज्याची जी इच्छा असेल ती पूर्णगणारा. 'तुका म्हणे इच्छा दानी । पुरवी भावडीची घनी ।' ०पूति-स्त्री. इच्छेची फलद्रुपता, पूर्णता; इच्छातृप्ति. ०फल-न. (गणित) त्रैराशिकांतील चौथे पद (उत्तर). मध्यपक्ष आणि इच्छांक यांचा गुणाकार करून त्यास



आदिपदानें भागिले अमतां इच्छाफल येतें ० भंग-पु. इच्छेची पूर्ति न होणे; आशा निष्फळ होणे. निराशा. ० भोजन-न. १ तृप्ति होई-पावेंतो जेवणे. २ भरपूर जेवण. ३ इच्छित पदार्थ (ब्राह्मणांस) खाऊं घालणे. ० मरण-न इच्छेस येईल तेव्हां मरण घेणे, मरणें; पाहिजे तेव्हां मरण आणण्याची शक्ति. ० मरणी-मृत्यु-वि.पु. इच्छा होईल तेव्हां मृत्युस निमंत्रण करणारा; इच्छामरणाचा ईश्वरी प्रमाद असणारा. 'ख्यातयशस्वी इच्छामृत्यु तुम्ही कुरु कुळांत वासवगे ।' -मोउद्योग ११८७ ० लाभ-पु. इच्छित वस्तूची प्राप्ति. इष्टलाभ. ० वान्-वि. इच्छा असणारा; इच्छायुक्त ० विनाश-पु. इच्छाभंग; इच्छादमन, आत्मसंयम. ० विलास-विहार-पु मानेल तेव्हां, मानेल तें खेळणे, मनमोकत विलास, चैन करणे. ० शक्ति-स्त्री इच्छेचें सामर्थ्य; मंगलप्राप्तिक. इच्छा हीच शक्ति; (इं.) विल्पोवर. ० सिद्ध-वि. इच्छेप्रमाणें सिद्ध विवा अगिद ठरवितां येण्यासारखा ० स्वातंत्र्य-न. इच्छेची स्वतंत्रता. प्रवृत्तिस्वातंत्र्य. ० क्षय-पु इच्छाविनाश पहा

**इच्छाधीन**-वि इच्छेप्रमाणे चालणारा 'इच्छाधीन जे स्नायु आहेत, म्हणजे जे स्नायु मनांत आल्याबरोबर आपल्या शरीराचे अवयवांचे ठिकाणें . गति उत्पन्न करतात -मराठी ६ वें पुस्तक (१८७५) २६०. [सं. इच्छा+अधीन]

**इच्छानधीन**-वि. इच्छेबाहेरचा; स्वतंत्र. 'रक्षाशय हा एक इच्छानधीन स्नायुच आहे' -मराठी ६ वें पुस्तक (१८७५) २६० [सं इच्छा+अधीन]

**इच्छांग**-पु (गणित) इच्छा अर्थ २ पहा.

**इच्छिक**-वि. इच्छा असणारा; आकांक्षी. 'पूर्वील सोयरा लमाचा इच्छिक ।' -व ५. [सं. इप्-च्छ+क.]

**इच्छिणें**-मक्ति. इच्छा करणे, धरणे आकांक्षा असणे. चित्तणें; वाचिणें: हेतु, मनीषा असणे; लोभ धरणें. [सं इप्-दच्छ] म्ह ० १ इच्छिलें साधेल तर दरिद्र कां वाधेल २ इच्छी परा येई घग=दुमन्याचें वाईट जें चितिले असेल तें आपणावरच येते

**इच्छित**-वि. इच्छिलें; चितिलें; वाचिलें. [सं.]

**इच्छु**-वि. इच्छा करणारा; इच्छक; इच्छिक पहा. सामाशब्द-विधेच्छु; द्रव्येच्छु; मोक्षेच्छु. [सं.]

**इच्छा**-स्त्री. (रामदासी वाङ्मय) इच्छा. 'मानिले वेंचें हे पुरविली इच्छा ।' -दावि २१. 'वनफळभोजनी इच्छा कांहीं ।' -सप्र २.४. [इच्छा अप.]

**इजखीलाल**-पु. घोड्याचा एक रोग. हा रोग पाठीचा असून त्यामुळे पाठ मुस्त होते व कणा फाटतो. -अवप २ ३००. [उद्] १

**इजगां**-स्त्री. (व.) चिकित्सा; विचका. हा शब्द द्रिस्तूनींत वापरतात. 'याला दाखीव त्याला दाखीव अशी इजगो इजगो झाली.' [विचका ?]

**इजट**-न. (कर्ना.) इजाट: उद: कांढेचोर; गूळ खाणारें मांजर. (माण.) इजाट. [का.]

**इजत, इजत आसर-खाऊ, इजती**-इज्जत पहा.

**इंजन**-न. शक्ति उत्पन्न करणारें यंत्र; चालक यंत्र; गतियंत्र; इंजनाचे स्टीम (वाष्प), ऑईल (तेल), गॅस (धूम), कॉम्प्रेस्ड एअर (पीडित वायु) वगैरे पुष्कळ प्रकार आहेत. [इं. एन्जिन]

**इंजनवारा**-पु (व) पंखा; पंख्याचा वारा. विज्ञणवारा पहा. 'इंजनवाऱ्यानें वारा धारल.' [विज्ञणा+वारा]

**इजवळ**-स्त्री. (व ना.) एका जातीची पाल. विसाप ? [सं. विसप ?]

**इजमायली**-वि १ कच्चा, जुजवी (दिशेव, गांवचा ताळे-बंद). २ (कॉ.) कामचलाऊ; हंगामी, कच्चे; ताल्पुरतें (इमारत, काम वगैरे). [फा. इज्माल=सारांश, तात्पर्य.]

**इजलास**-स्त्री. घेठक: सभा; अधिवेशन; मेशन (कोर्टांचे.). [अर. इज्लास]

**इजवटा**-विजवटा पहा.

**इजळणें**-विजळणे पहा.

**इजा**-स्त्री. अपाय; पीडा; त्रास; उपद्रव. 'ता उकियास इजा न लागे ऐसा बंदोबस्त होऊन तेजवंतारा पत्रे यावी.' -रा ७.११७. [अर. इजा]

**इंजाई**-वि. दिसण्यांत सुरेख; चकाकित; भपकेदार; दिखाऊ पण पोकळ [सं. इंधू=चमकणे ?]

**इंजाईत**-वि. लुकसान, लुप्तकान; दिखाऊ (कापड), कमजोर, नि.त्सव (लांकूड, इमारत); चांगलें न वनविलें, तयार केलेलें (काम वगैरे) [सं इंधू=चमकणे ?]

**इजाफत**-स्त्री १ (इनामदारास) वतनास कायम जोडून दिलेले गांव; इजाफत इनाम; २ इतर राजांकडून किंवा परराष्ट्रांकडून येणाऱ्या जाणाऱ्या देणग्या किंवा नजराणे यांचा हिशेव ठेवणारें खातें; इजाफतखाना; हा जो खर्च होतो त्यास इजाफत खर्च म्हणतात. याच्या उलट मुजाफत व मुजाफतखर्च. -स्त्रीन. आधिक्य; वाढ; वढती. -वि. अधिक; जादा; जास्त. [अर. इझाफा=वाढ, आधिक्य]

**० गांव**-इजाफत अर्थ १ पहा. **० जमा**-स्त्री. १ कजे, नजराण्यांची विक्री वगैरे निरनिराळ्या नवीन साधनांनीं सरकारनें गोळा केलेला पैसा; तह, तौफेर, नाणेचढाव, वरपाडा, पारखाव, वाजगस्त, वटाव, भेटी, यादगार, उलफा, तफावत, सौकत, नाल-बंद, बैतें, नदीकिनाराउत्पन्न (तरुजें वगैरे), तळ्याच्या कांठेचे उत्पन्न, महालोमहालचे उत्पन्न, हुजुरून आलेली रकम, बँलकटी, सनदसूद, गुजारत, मूस, कवडी, कचकळबाजी, गुराची नियोजी वगैरे बावी यांत येतात. -भाअ १८३४. ४४. २ एका सुभ्यांत किंवा महालांत दुसऱ्या महालाचा जमा झालेला वसूल. मुजाफत-खर्च पहा. 'जन्हेरखान्यांतून एखाद्या कारखान्याकडे जिन्सा दिल्या

गेल्या म्हणजे त्या कारखान्यांत जव्हेरखान्याच्या नांवांनें द० होऊन खर्च कारखान्यांत दाखल होई. '—जनि ( बडोदे ) ४. ३ जप्त केलेल्या एखाद्या गांवचा वसूल.

**इजाफती**—वि. इजाफत ( जमे ) संवंधी.

**इजाफा**—पु. १ गांव इनाम: नेमगूक; तनखा; नजराणा. २ वाढ; वढती. ' इजाफा पंचहजारीचा देणार. '—रा १.१७९. [ अर. इशाफा=वाढ ]

**इजा, बिजा, तिजा**—अ. १ एकामागून एक असे तीन वेळां; दोनदां झाले कीं तिसऱ्यांदां झालेंच पाहिजे अशा कल्पनेनें तिसऱ्या वेळीं वापरतात. —स्वप ६७. ( कि. होणें; सांगणें ) २ ( ल. ) वारंवार; कैक वेळां. [ धीजुं, तीजुं हे दोन व तीन या अर्थी गु व विजा, तिजा, हे हिंदी शब्द यांस लुळणारा असा एक इजा शब्द या अर्थी केलेला दिसतो; तुल० का. इज=दोन ]

**इजायली, इंजायली**—वि. १ अगदीं सामान्य, जंगली, रायवळ इमारती लांकूड; इंजायली ( रायवळ ) विरुद्ध साग, सागा स्वैरीज इतर लांकूडाला हा शब्द योजतात. २ रायवळ लांकूडांचे वांधकाम. [ अर. अजाल=हलकें. ]

**इजार**—स्त्री. विजार; पायजमा, सुवार; चोळणा; पाटलोण. ' इजारा पैजारा मुक्तलग सकळा. '—सप्र ७.११ रहू० जो इजार शिवील तो भोंक ठेवील. [ फा. इझार ]

**इजारत, इजारा**—स्त्री पु. १ खंड; मत्केगिरी; विशिष्ट कारार; भांडेपट्टा; चडलावणी ( एखादे खंडे किंवा ओसाड जमीन ३०-४० वर्षांत वसाहत करण्याच्या किंवा लागवडीस आणण्याच्या करारांनें देणें ); धारा. ' शेरीफाकडे शायरचा इजारा असे, आणि त्यास दरवर्षी त्याजवहल खाविक रकम सरकारांत भरावी लागत असे. '—हंमू ५८. २ ( ल. ) जवाबदारी. ' सर्व इजारत सन्मग्याची तुझ्यावर आहे. '—चित्रगुप्त ९२. [ अर. इजारहू=इजारा ]

**इजारदार**—पु. इजारा घेणारा, मत्केदार; टेकेदार; कंत्राटदार. ' त्यावेळेस इतर इजारदारांप्रमाणे यांच्याकडेरा कांहीं सरकारी बाकी होती. '—विक्षिप्त १.५०. [ अर. इजारा+दार ]

**इजारदारी**—स्त्री. मत्केदारी.

**इजारपट-पट्टा**—पु १ इजारदाराची सनद. २ गांवांतील किंवा विशिष्ट हद्दींतील शेतांची जंत्री, फेरिस्त. ३ गांवच्या मुख्य पाटलाला दिलेला वार्षिक वसुलाचा हिशेब, जमाखर्च. ४ गांवचा टाव होऊन जो कागद पाटलास देतात तो. [ अर. इजारा+पट्टा ]

**इजारी**—वि. ( जुन्नरी ) गुड्यापर्यंत पाय पांढरी असणारी; विजारी. ( मेढी वगैरे प्राणी ). ' ही मेढी इजारी आहे. ' [ फा. इझार ]

**इजितपत्र, इजीत जाणें**—अजितपत्र—अजित जाणें पहा.

**इंजिनियर, इंजिनेर, इंजनेर**—पु. यंत्रकाम किंवा वांधकाम जाणणारा; स्थापत्य ( इंजिनियरिंग ) शास्त्रज्ञ, यंत्रशास्त्रवेत्ता. ' जे प्रयोग शेंकडों वेंच वसून गेले आहेत, कीं भाषांचा आणि त्यांचा जगोकाय एकच जीव होऊन गेला आहे, त्यांस व्याकरणानें उपटून टाकण्याचा यत्न करणें म्हणजे इंजनेरास सडक वांधावयाची असतां त्यांनें मधील डोंगर व पर्वत उपटून दूर फेकून देण्यासारखेंच कृत्य आहे! '—नि १२४. [ इं. इंजिनियर ]

**इंजिनियरिंग**—न वास्तुशिल्प; स्थापत्यशास्त्र; यंत्रशास्त्र.

**इजूक लागणें**—क्रि. ( माण. ) दुखणे लागणें. [ इजा ]

**इजगत**—स्त्री. ( ल. ) दुष्ट अपघात; संकट; अरिष्ट. [ इजा ]

**इज्जत, इजत**—स्त्री. १ अन्न, प्रतिष्ठा; मान; थोरवी; कीर्ति ' हे गोष्ट थोरपणाचे इज्जतीस लायख नव्हे. '—तेस्फुले ( शिवाजीचे मालोजी धोरपड्यास पत्र ). ' गव्कारची इज्जत सत्या प्रथांनीं मीट लुटले तेव्हांच गेली. '—के २७.५.३०. २ पत्राच्या आरंभाचा बहुमानार्थी मायना. [ अर. इश्जत=प्रतिष्ठा ] **०खाणें, घेणें**—क्रि. दुर्लोकिक करणें. **०आसार**—वि. सुप्रतिष्ठित; सन्मान्य; नामदार. फारशी पत्रांतून नांवाच्यापूर्वी हा बहुमानवाचक शब्द किंवा पदवी योजतात. —रा १८.५०; १५.२७१. [ फा. इश्जत ]

**०खाऊ, घेणा**—वि. १ एखाद्याची अन्न किंवा मान कमी करणारा; बुडविणारा; आश्रयदात्याची वेअन्न करणारा ( नोकर, वध, घोडा, इ० ) २ घोंटाळा माजविणारा; कार्येनाश करणारा; सूत्रेपणा पदवीं वांधणारा; अन्न घेण्यासारखा. **०दार**—वि. प्रतिष्ठित. [ फा. ] **०पट्टा, महा**—वि. सुप्रतिष्ठित; श्रेष्ठ; नामदार ( एक पदवी ). —रा ३.४३. [ फा. इश्जत+पनाह, मआत् ] **०लायक**—क्रि. प्रतिष्ठे प्रमाणें; साफक मगतीव. ' मरुपाड ठनामत देतात ते अवघ्या सर्दारांमहि इज्जत—लायख पणें. '—रा ६.२१०. **०हुमती**—स्त्री. मानपान ' पेशजी यांच्या वडिलांची इज्जत हुमती चालली आहे तैसी यांची चालवणें. '—वाडयानदा १६.

**इज्जती, इजती, इज्जतीचा**—वि. अन्नदार; प्रतिष्ठित; सन्मान्य.

**इज्जती—दस्तगाह**—प्रतिष्ठा—निधी; श्रेष्ठ; सन्मान्य. —रा १८.५० [ अर. इश्जत+दस्तगाह ]

**इज्जा**—पु. तावा; सत्ता. ' जो कोणी सर्वांसिगांचे इज्जतांत येईल त्यास राज्य द्यावें. '—जोग १०७. [ अर. इश्जत=प्रसन्नगी. ]

**इज्ज्यांत**—क्रि. वि. आधीन; लगामी.

**इजहार**—पु. जाहीरनामा; प्रसिद्धीकरण, ताकीदपत्र; नोटीस; सन्मग. [ अर. इश्हार=प्रसिद्धीकरण ]

**इझणा**—( व ) विज्ञा पहा.

**इशाहल—यल**—इशायल पहा.

**इंसाळ**—पु. ( व. ) १ पाटाच्या खालच्या वाजूस लावलेला आडवा दांडा; पाय; अडात पहा. २ कवाडाला लावलेला आडवा दांडा. इंहाळे पहा.

**इंसीचेअर**—स्त्री. आरामखुर्ची; जीवर झोंप घेतां येईल किंवा पाय लांब करून बसतां येईल अशी एक प्रकारची खुर्ची. [ इं. इंसी+चेअर ]

**इट**—स्त्री. वोट पहा. ' तिहीं गुणाचिए इटचेनि पाडे । '—शिशु १८. [ सं. इष्टका; प्रा. इट्टा. ]

**इटकर-कूर**—न.स्त्री. विटकर पहा.

**इटकुली-मितकुली**—वि. लहानशी; एवढीशी. ' इटकुली मितकुली गोष्ट सरो तुमचे आमचे पोट अरो. ' [ इतुकुली ( सं. इयत्कल) ची द्वि.; तुल० का. इटकु=अंकुचितपणा. ]

**इटकार**—वि. ( व. ) अटकर; हट्टी; अडेल. [ अटकर अप. ]

**इंटर, इंटरक्लास**—पु. आगगाडीमधील थर्ड ( तिसरा ) आणि सेकंड ( दुसरा ) यांमधील वर्ग. [ इं. इंटर=मधला ]

**इटा**—पु. भाल्यासारखे एक शस्त्र; वीट; सांग. या भाल्याची लांबी सहा फूट असून पुन्हां त्याच्या शेवट्यास सहा फूट लांबीची दोरी बांधलेली असाते, ती मनगटाला गुंडावून इटा फेकतात. म्हणजे याचा मारा वाराफुटांपर्यंत चालतो. पट्ट्यापेक्षांहि हा मारा जास्त असल्यामुळे ' दहा पट्टेकरी तर एक इट्करी ' अशी म्हणू पडली आहे. ईट पहा. [ प्रा. इट्टि=लेंचणे ( ? ); ते ईट; हि. ईटि. सं. यष्टि. ]

**इटाळ-णें-सी**—विटाळ पहा.

**इंटाळ, इंटाळ**—( कुण. ) विटाळ पहा. ' आमचा इंटाळ झाला. '—के १.७.३०.

**इटाळी**—स्त्री. आळ; आरोप, किटाळ. ' ऐकें मे यशोदे जननी । अवधी लटकीच याची करणी । आम्हांवरी इटाळी घेऊनी । नसतीच उठतो मे ॥ '—ह ७.२५७. [ किटाळ, विटाळ अप. ]

**इटाळें**—विटाळ पहा.

**इटी, इटीदांड**—विटी, विटीदांड पहा.

**इटीमिटी-टी**—स्त्री. ( काव्य ) दृष्ट लागू नये म्हणून ओंवाळून टाकतात ती ( पायाची माती ओंवाळतात किंवा ती कपाळाला लावतात, किंवा मीठमिरच्या ओंवाळून टाकतात ) अलायबलाय; इडापिडा, निब्लोग. ' झर्णी लागेल बायश्टी । म्हणोनि घेतली इटिमिटी । निब्लोग उठाउटी । करी गोरटी निजभावे ॥ '—एरुव १४.९१. [ का. मिडी=दुःख, बोटें चाळविणें; किंवा, मिटी=हि. मटी, माती ? ; मिटी=मीठ ? . ]

**इटेकरी, इटेबरदार**—पु. १ इटा हत्यार धारण करणारा, बाळगणारा शिपाई. —आअ १८३२ ( गो. ) इटेकार. [ इटा+कर; इटा+फा. बदार=धारण करणारा ]

**इटेबंदी**—वीटबंदी पहा.

**इटाळ**—स्त्री. ( राजा. ) ताक वगैरेस वास, स्वाद लागवा म्हणून विट्या किंवा चापट दगडाचा तुकडा लाल तापवून वर लोणी, मोहऱ्या इ० घालून ताकांत बुडवितात तो दगड किंवा विटकर. [ इट-वीट पासून. ]

**इड**—स्त्री. एक भूषण; अलंकार; तोरण. ' कीं आकाशां इड बांधिली । कापूरकेळीची । '—शिशु ३३३. [ सं. ऋद्धि; प्रा. इड्ढि; का. इडु=दागिना ]

**इडकर्णे, इडकावणें**—अक्रि. ( व. ) १ नखरे करणें; चेष्टा करणें. ' असा इडकाळं नकोस. ' २ नटणेंमुरडणें. ३ लाडणें. [ सं. ऋद्ध; प्रा. इड्ढ; का. इडु=दागिने घालणें ]

**इडगंट**—न ( कर्ना. ) गुप्त धन. [ का. इडु=टेवलेले+गंट=गांटोडें ]

**इडगळला**—वि. ( व. ) घाणेरडा; आंगळ; ओबडधोबड. [ इड+गळणें ? ]

**इडनिवू-लिंनू**—इडनिवू पहा.

**इडपाड**—पु. नेट; आवेश; जोर, भ्रम. ईडेंपाडें पहा. [ सं. ईर्षा; म. ईर ]

**इडरी-ली**—स्त्री ( कर्ना. ) धिरेडे; उडीद व तांदूळ यांचे पीठ आंबवून त्यांत तिखटमीठ घालून गोळ थापट्या करून उकळतात ते खाव. हें सांदणासारखे असते. ' पूण चंद्राचा अनुकारी । चोखाळ-पणें भजजे इडरी । '—ऋ ८१. [ प्रा. इडरिया=मिष्टान्न; का. इड्डी ]

**इडा**—पु. नाभिचक्रापासून निघून डाव्या नाकपुडीतून वाहणारी एक नाडी ही योग व स्वर शास्त्रांत प्रसिद्ध आहे. हिला चंद्रनाडी म्हणतात. पिंगला व सुपुमना यांच्या बरोबर इडेचा उल्लेख येतो. ' इडा पिंगळा एकवटती । '—ऋ ६.२४४. ' इडनि करावा प्राण पूण । '—एमा १४.४२०. [ सं. ]

**इडापिडा**—स्त्री. ( बायकी ) सर्व त्रास; संकट; अरिष्टे; दुःखें ( ओवाळतांना किंवा टा काढतांना बायका म्हणतात ). ( कि०जाणें; नाडींशीं, दूर होणें ). म्ह० १ इडापिडा जाओ वळींचे राज्य होओ. २ इडापिडा टओ, पाप अमंगळ पळो. ' जीवभावाचें निब्लोग । गुळसी मी करीन आपण । इडापिडा मी घेईन जाण । तें लोणलक्षण मज लागो ॥ '—एमा १२.५५७. [ पीडा द्वि. ]

**इंडाळें**—न. ( व. ) । नाडाच्या चौकटीमधील आडवे लांकूड. इंसाळ पहा.

**इंडियन**—वि. हिंदुस्थानसंबंधी. —पु. १ हिंदी माणूस; हिंदुस्थानचा रहिवासी. २ अमेरिकेतील मूळ रहिवासी; रेड इंडियन. [ इं. इंडिया=हिंदुस्थान ]

**इडी**—विडी पहा.

**इडरी**—स्त्री. एक पक्वान्न; इडरी पहा. 'पूर्ण परिपूर्ण पुरिया। सवाद्य गोड गुळवरिया। क्षीरसागरींच्या क्षीरधारिया। इडरिया सकुमारा।'—एश्व १४.११९. [ प्रा. इडरिया=मिष्टान्न, का. इडली ]

**इडेपाडे**—क्रि. १ आवेशाने; ईर्ष्येने. २ ध्रमाने; कष्टाने. 'भाले त्रिशूल इडे पाडे। घे घे म्हगोनि टाकितो।'—मुआदि ६.३९. 'परि न पहेचि देवाकडे। तेणे देवारी परम सांकडे। मी आलों येथे इडेपाडे। ते येणे व्यर्थ केले।'—स्वादि ३.३.२९. [ सं. ईर्ष्या; म. ईर; ईड द्वि. ]

**इंगण**—न (गो.) एक लहान मासा. याला फार कांटे अमतात.

**इणा, इणां**—पु. (कु.) तंबोरा; विणा. 'इण्याची तार तुटली.' [ सं. वीणा अप. ]

**इत**—(शाप) अमृताचा अनामृता (वेस) वर परिणाम होऊन जे क्षार वनतात त्यांना हा प्रत्यय लावितात. (दं.) एट. उ० गंधकित (सल्फेट), कथित (कॉवेनेट), नत्रित इ० [ प्रत्यय ]

**इतउपर**—क्रि. यापुढे; आतांपासून; येथून पुढे; इतःपर [ सं. इतः+उपरि. ]

**इतका**—ला—वि. एवढा; एवढा मोठा (परिमाणाचा, सापणाचा, संख्येचा) एवढा पहा. 'दर एका जिनसाला इतकायी किंमत थावी लागली.' मराठी सहावे पुस्तक (१८७८) १२२. [ वैसे. इयत्तक; सं. इयत्तः प्रौ. जि. केती.; ते. इंते ]

**इतकाल**—पु. मृत्यु; अंतकाल. 'मदमदअलीखान बालाजाह यांचा इतकाल छ. २७ माहे रविलांबली जाल्याचे वर्तमान आहे.'—रा ५.२०३. [ सं. अंतकाल; अर. इंतिकाल=मृत्यु; गमन ]

**इतकावा**—वि. या प्रमाणाचा, मर्यादेचा, पायरीचा, अवस्थेचा (एखाद्या मालिकेतील, आवृत्तीतील) [ इतका ]

**इतकासा**—वि. अगदी लहान प्रमाणाचा; इवलासा; जरासा; लहान; थोडा; ( व. ना. ) इतकुसे. [ इतका+असा ]

**इतजाम**—पु. १ वंदोवस्त; व्यवस्था; निकाल. 'सर्कारचे कामाचा पक्का इतजाम.'—जोरा १२९. २ इतजाम पहा. [ अर. इंतजाम=व्यवस्था ]

**इंतजारी**—स्त्री. मार्गप्रतिक्षा; वाट पाहाणे. 'त्याचा जबाब केव्हां येईल याची इंतजारी आहे.'—रा ५.१२८. —वि. मार्गप्रतीक्षक; उत्सुक. 'उत्तराविषयी लवकर आज्ञा जाली पाहिजे; नबाब फार इंतजारी आहेत.'—रा ५.१२४. [ अर. इंतजार=अपेक्षा, प्रतीक्षा ]

**इतपत**—वि. एवढे; या प्रमाणांत; इतके. [ सं. इयत्परिमित ]

**इतःपर**—क्रि. यापुढे; यानंतर; अनंतर; अतःपर. [ सं. ]

**इतफाक, इत्यफाक**—पु. सहविचार; एकविचार; सहायमसलत. 'याचा वंदोवस्त कळेल तसा आम्ही राजगी पंतप्रधान यांचे इतफा-

काने कले.'—रा १.२६१. 'त्या गोष्टीचा इत्यफाक या शादीचे खुशीचे समारंभांत घडावा हे फार चांगले.'—रा ७.५१. [ अर. इत्तिफाक=पेकय ]

**इतबार**—पु. १ विश्वास; इमान; श्रद्धा; भ्रंवसा. 'आतां इतबार कोणाचा येत नाही.—समासद २९. २ प्रतिष्ठा; पत; मानपान. 'कोणा इतबार याचा घरी'—सला ११. [ अर. इअतिबार्=विश्वास श्रद्धा ] ० पण—न. श्रद्धालुपणा; विश्वास; भ्रंवसा; खात्री. —रा १५.३७२.

**इतबारात**—स्त्री. मानपान; इतबार अर्थ २ पहा. 'शिवाय स्वारीखर्च व इतबारात पावती होती.'—पेदेसमा ११०. [ अर. इतबार् ]

**इतबारी**—वि. विश्वाग्न; प्रामाणिक; भ्रंवशाचा; अमीन. 'म्हणे तुम्ही भन्याच्या बऱ्यावरी। पहिल्यापासून आहांत इतबारी।'—अफया १५. [ अर. इअतिबारी ]

**इतमाम**—पु. लबाजमा; खटला (दासदारी, पालखी, घोडा, दं०); सरंजाम; दर्जाप्रमाणे खाजगी किंवा सरकारी तैनात. 'इतमाम ज्याचा त्याला मराठे सुसलमानांला।'—गणो २३२. [ अर. इहतिमाम=व्यवस्था, वंदोवस्त ]

**इतमामी**—वि. इतमाम ठेवणारा, असणारा; सरंजामी; लबाजमेवाला. [ अर. इहतिमाम ]

**इतमाम्या**—पु. व्यवस्थापक; रखवालदार; नोकर. 'वाणकरी व इतमामे पुण्यास रखवालीस पाठविले.'—खरे १.४३३. [ अर. इहतिमाम ]

**इतर**—वि. ५.ना. अन्य; निराळा; येर; दुसरा; वेगळा. [ सं. ] ० पितर काढणे—( व. ) नातल्यांवरून शिष्या देणे; मायबहीण घेणे. [ पितर द्वि. ] ० विशेष—वि. उरलेले; राहिलेले; अवशिष्ट; किरकोळ ( बावी, गोष्टी ).

**इतरणे**—अक्र. १ ( व. ना. ) १ खोड्या, चेष्टा, चाळे, नखरे करणे; उनाडणे. 'अरे! असा इतरतोस काय?' ( हा अर्थ हिंदुस्थानीत आढळतो ). २ अवांतर गोष्टी करणे, सांगणे; विषयांतर करणे. 'सांगशील तर सांग लवकर, इतले नको असा' [ सं. इतर ]

**इतरत**—क्रि. वि. अन्यत्र; इतर ठिकाणी; दुसरीकडे. [ सं. ]

**इतरथा**—क्रि. वि. १ दुसऱ्या प्रकारे; निराळ्या रीतीने; अन्यथा. 'नसता दासजित प्रभु, करितां सारथ्य कां इतरथा तें।'—मोभीष् ४.२०. २ उलटपेक्षा 'कांची शोभे वहुं इतरथा भूषणें दूषणें हीं।'—कमं २. २९. [ सं. ]

**इतराज**—वि. अप्रसन्न; रुष्ट; नाराज. 'न जावें तरी खावंद इतराज होतात.'—पारसनीस व्रप १३८. [ अर. इअतिराम्=आक्षेप घेणारा ]

**इतराजी**—स्त्री. अप्रसन्नता; गंरमर्जी, अवकृपा; नाराजी. 'एकी-कडे सत्ताप्रीशांची इतराजी व यामुळे मुखाची हानि.'—मृष्टपदार्थ नियम १४४. [ अर. इअतिराजी=राम; अवकृपा ]

**इतरायेल**—वि. (खा.) वात्रट; चावट. 'तो इतरायेल पोऱ्या माथा वाटी जातो.' [ इतरणे. ]

**इतरंजन**—पु. अव. कांहीं नात्याचा संबंध नसलेले; परके; कांहीं हितसंबंध नसलेले. 'मिश्रात्रमितरे जनाः'—मुभा. 'म्हणून इतरेजना कांहीं तरी त्यांत दोष काढीत राहाचेच.'—विचारविलाम २७०. [ सं. इतरे+जनाः लं. इतरेम; हित् इतैर ]

**इतरंतर**—मना. वि. परस्पर; अन्योन्य; एकमेक. [ सं. इतर+इतर ]—पु. (व्या.) द्वंद्व ममासांनील एक भेद (ममाहारद्वंदाच्या उलट) ज्यांतील पदे आणि किंवा व या अन्ययानें जोडली असून ते अव्यय अध्याप्त असते तो इतरंतरद्वंद्वममास. उ० हरिहर, आईबाप, ट० [ सं. ]

**इतलतितल**—इ. (गो.) चंचल; धरमोड वृत्तीचा; लहरी. —कि. वि. लहरीपणाने; धरमोडीने, चंचलपणे. ( कि० करणे; बोलणे; चालणे; लावणे; मांडणे ). [ कुण. इतल=इतके + तितल=तितके; हिं इधर(तिपर) ]

**इतलसार**—पु. घोड्याच्या अंगावरील एक वाईट भोंवरा; हा कुळशावर असतो. ही एक घोड्याची खोड मानतात.

**इतला-इतलां**—वि. राणा. ( खा. कों. ) टतका. 'इतला मधार कथादन उनोर?'—इतक्यामध्ये फोणीकडून आलारा रे. [ इतका ]

**इतलाख, इतलाख नेमणूक**—स्त्री. सरकारी तिजोरींतून किंवा कोठारांतून मिळालेली ठराविक नेमणूक; इनाम. 'पांचवो रुपयांचा गांव व पांचवो रुपये इतलाख.'—वाडसमा १.३६. [ अर. इतलाकू=स्वातंत्र्य ]

**इतलाख-खी**—वि. कधी इतलाक-की १ स्वतंत्र; निराळा; मोकळा. २ पगारी ( गैरसंजामी फौजेला योजितात, किंवा एका खात्यावरचा नोकर दुसऱ्या खात्यांत काम करीत असला किंवा जादा नोकर नेमला असला म्हणजेहि हा शब्द योजतात. जसे-इतलाखी फौज, नोकर वगैरे. ) सात हजार फौज इतलाख रोजमन्यावर ठेवावी. —ख ८.४३२२. [ अर. इतलाकू=स्वातंत्र्य ]

**इतलाखी**—स्त्री. सख्य; मैत्री. 'रियासतींत मोठी गोष्ट कों वचनाची कायमी, त्यांत तलवून मिजाजी ( लहरीपणा ) झाल्यास व इतलाखी वातल होऊं लागल्यास लाचार.'—ख ७.३५७४. [ अर. इतलाकू ]

**इतला**—पुंस्त्री. १ संबंध; हित; लक्ष, गुंता, लोभ. 'हरतन्हा करोन त्याचे ( सिंयांचे ) परिधानून आपले पेटेंत येऊन राहिलों, त्यांचा इतला आम्हांकडे नाहीं.'—ख १०.५६०६. २ वातां;

खबर; वातमी ( विशेषतः सरकारास दिलेली ). ( कि० करणे; देणे; सांगणे; लिहिणे ). [ अर. इतलाअ=ज्ञान, ममज ]

**इतलपत्रक-रपोट**—नपु सरकारी वातमीदाराचा लेखी अहवाल; वातांपत्र; ( सामा. ) वातमीपत्र; अहवाल. [ अर. इतल्ल्याअ+पत्रक; इं. रिपोट ]

**इतला**—वि. टतका, टतकाचा पहा.

**इतलावार**—पु. ( हिं. ) आदितवार; रविवार. [ सं. आदित्य+म. वार ]

**इतलस्तत**—-कि. वि. दकडेतिकडे; दकडूनतिकडून; अस्ताव्यस्त; अनिश्चितपणे. 'मी इतलस्ततः दिवगमर भटकलों.' [ सं. ]

**इंताजी**—वि. ( व. ) मिजासखो; फार नाजूक; चवढाळ; चोखंदळ. 'त्याला कांथाचा वास नाहीं चाळ, अमा इंताजी आहे.' [ अर. इंतिझाम=व्यवस्था ]

**इति**—अ. १ ( या ) प्रमाणे, असे, असा तऱ्हेने इत्यादि शब्दां-प्रमाणे सारखेपणा किंवा एकरीत दाखविणारे अव्यय. २ अखेर; शेवट; समाप्ति, इतिथी पहा. [ सं. ] ० कर्तव्यता-क्रिया—स्त्री. १ पदतः मागे; रीत ( एखादी गोष्ट करण्याची ); कार्यक्रम; मुळापासून शेवटपर्यंत क्रमाने अनुष्ठान जात आहे असे कार्य. २ कर्तव्य; करणीय; यापुढे करावयाची कामगिरी. ३ कर्तव्याची समाप्ति; अखेरी.

० कृति—स्त्री. ( अर्वाचीन ) शिष्टमंत आचार; वागण्याची पद्धत; ( इं. ) एटिकेट. ( गोविंदाग्रजाने हा शब्द लड केला. ) ० श्ठी—स्त्री. १ शेवट; समाप्ति. इतिथी असे शब्द पुराणांतील अध्यायांच्या शेवटी ( ' इतिथीस्कंदपुराणे रेवासंडे ... ) येतात त्यावरून. ' तगटी इतिथ्या कराव्या ।'—दा १९.१.१९ ( कि० करणे; होणे ). २ ( ल. ) अखेर; मृत्यु. 'तूं आज कबूल झाला अस्तास म्हणजे वारमाईची इतिथीच होती.'—इं प ४२. ० वृत्त—न. अहवाल; हकीकत; इतिहास; रिपोट.

**इति-ती**—पु. ( रामदासी वाड्मय ) यति. 'इति महासुभाव गार्हपती पूजन ।'—दा ४.५.४. ' ज्याचे घडी इति जेविला । तेथे स्वये परमात्मा त्त जाला । इति आणि परमात्मयाला । वेगळिक नमे सर्वथा ।'—स्वादि ८.२.५७. ' इती भीइती भांडती दीर्घ द्वेष ।'—दा वि ३९४. [ सं. यति ]

**इतिमासांव**—न. ( गो. ) सूचना; बोलावणे; नोटीस. [ पो. इतिमासांव; इं. इंदिमेशन ]

**इतिला**—वि. इतका; इतला पहा. ' इतिला निश्चयो करुनि ।'—गीता २.२२०८.

**इतिहास**—पु. १ प्राचीन काळी घडलेल्या हकीकतीचे लेखी किंवा परंपरेने आलेले वगैरे; जुनी कथा; शब्दप्रमाणाला प्रतिशब्द म्हणून हा शब्द योजतात. २ ( सामा. ) एखाद्या गोष्टीची साध साहिती; इत्थंयुत हकीकत; वृत्तांत; कथा. [ सं. इति+ह+आस=असे झाले, होतें. ]

**इतिहासर्णे**—सक्रि. ( अर्वाचीन काव्य ) इतिहासांत समाविष्ट करणे, अमर करणे. ' मराठकतूत्वा दे संधि इतिहासाया नांव । ' -जननीजनकज ( घेह आइचें नांव ).

**इतिहासशास्त्र**—न. अर्वाचीन पद्धतीने संशोधन, चिकित्सा, पांडित्यपूर्वक इतिहास लिहावयाचे शास्त्र. [ सं. ]

**इतुका—ला**—मना. वि. ( काव्य. ) इतका पहा. ' दान इतुले या मज दीना । ' -तुगा ३४४. ' इतुक्याहि दिसांत रणीं ज्यांचें बहु भय धरुनियां पोटी । ' -मोकर्णे ६. ५३. ' हेहि असो कीं इतुली मातु । ' -सुसभा ५. १३१. [ इतका; गो. इतुलें ]

**इस्तदाय**—पु. आरंभ. ' ज्येष्ठमास इस्तदायपासून तागायत पोपपर्यंतचा मजकूर ' -जोरा ५८. [ अर. इस्तदा=आरंभ ]

**इत्तिफाक**—पु. १ संमति; कबुली. २ मैत्री; स्नेह. ३ दैव; योग. इत्तिहाद. [ अर. इत्तिफाक=बरोवरी, मैत्री, सख्य ]

**इत्तिहाद, इतेहाद**—पु. ऐक्य, मैत्री, दोस्ती. ' असे श्रीमंतांचे मनांत येणें हे इत्तिहादास चांगलें नाहीं. ' -रा ५. ३०. ' आमची दोस्ती आणि इतेहाद पूर्वीपासून जो आह्मे त्यांत खलश न यावा. ' -रा ५. ३०. [ अर. इत्तिहाद=ऐक्य, मैत्री ]

**इत्थंभूत**—वि. जशी घडली तशी; सविस्तर; तपशीलवार ( गोष्ट, वर्णन, निवेदन, प्रतिपादन, विचार, प्रकार वगैरे ). [ सं. इत्थम्=असं+भूत=घडलेले ]

**इत्थर्थ**—पु. सारांश; तात्पर्य; सिद्धांतरूप अर्थ. ' तरी तूं इत्थर्थीचें सार । इतुलें जाण ' -ज्ञा १८. १४६. -ख ४३०४. [ सं. इति+अर्थ ]

**इत्यादि-क**—वि. वगैरे; हे व इतर. ' तत्त्वांची अभिवृद्धि कशी झाली इत्यादिक गोष्टींचा विचार वास्तविक पाहतां आमचा आम्हीच करावयास पाहिजे होता ' -टि ४. १२६ [ सं. इति+आदि,+क ]

**इत्रावर्ण**—क्रि. ( व. ) खोड्या करणे इतरणे अर्थ १ पहा.

**इंत्रुज**—न. ( गो. ) स्थिती लोकांचा शिमागा. [पोर्त. इंत्रुडो]

**इत्सा**—स्त्री. ( काव्य ) इच्छा ( वस्तु मिळण्याची ). ' ते देत इत्साभोजन । दीप तरी चिंतामणिरत्न । छाये करिती चिंतित-भोजन । कल्पतरूचे । ' -कथा २. १२. ५७. [ आदित्सा (=येण्याची इच्छा) -आइत्सा-इत्सा. ( राजवाडे ) भाग १८३४; इच्छा-इत्सा ]

**इथचा, इथला, इथपर्यंत, इथपावेतां, इथवर, इथून, इथें**—एकचें पहा.

**इथरणें**—अक्रि. वेशिस्त, गैरसुधें वागणें; खवळणें; बिघडणें ? विचरणें. [ विचरणें अप. ]

**इथिल**—न. ( शाप ) एक रासायनिक मूलद्रव्य; सामान्य अल्क-हल; इथ व दावेम्ल यांतील मूलांसे हें नांव आहे. ( इं. ) एथिल. ० **आदिद**—न. एथिल आयोडाईड; हायड्रोऑडिक इथर; यास मधुर

शको. १. ४०

वास असून हें वर्णहीन व रसरूप असतें. ० **अल्कहल**—न. मद्यार्क. हा किलेक फळांत सांपडतो. हा निर्गंध असून यास तिखट व दाहक अशी रुचि असते दिव्याच्या साश्रिच्यांत पेटतो व हवेंत उषडा राहिल्यास उडून जातो. ० **नत्रित**—पु. नायट्रिक इथर; नत्र इध्र; याचा वास मधुर असून ज्वाला पांढरी असते, उष्ण केला असतां याचा स्फोट होतो.

**इथिलीन**—पु. ( शाप. ) एक वायु. हा दगडी कोळशांत सांपडतो; हा तैल्युक्त, रंगहीन, आणि पारदर्शक असून यास मधुर पण लसणीसारखा वास येतो. [ इं. ]

**इथुन**—पु ( शाप ) एक उत्कर्व. ( संतृप्तवर्ण ) ( इं. ) इथेन. **इथ**—पु. ( शाप. ) इंधक; तेजोवाहक पदार्थ; सुक्ष्मवायु. [ इं. इथर. ]

**इद्गा**—पु इंदच्या प्रार्थेनाममार्भाकरितां मुद्गाम तयाग केलेली जागा. [ फा. ईद्+गाह. ]

**इर्दता**—स्त्री. हे पणा; हे असा निर्देश. ' मग इर्दतेसि वाळले । ' -ज्ञा १५. २६७. [ सं. इदम्+ता ]

**इद्दार**—पु. विश्वास. इतवार पहा. ' आम्ही दुर देशी राहाणार, नाहीं इद्दार कोणाचा धरीत । ' -होका १७७.

**इद्मपि**—मना.वि. हें देखील; हेहि; हें मुद्गां. ' इद्मपि धनं जितं ते शकुनि म्हणे दीप्तापावक पटानें । ' -मोसभा ४. ५५. [ सं. इदम्+अपि ]

**इद्मित्थ**—न. सर्वे कारभार; एकंदर सर्वे गोष्ट; सगळे ( जाणावयाचे, सांगावयाचे, करावयाचे ) [ सं. इद्+मित्थे ]

**इदला**—वि. ( कुण. ) इतका. इतला पहा.

**इदवळा, इद्वाळा**—क्रि. ( कु. गो. ) यात्रेळीं; एव्हें; एवढ्या वेळीं. [ सं. इयत+वैला ]

**इदळ**—न ( गो. ) १ पावमाळधानंतर पेरण्यांत येणारीं धान्यें; रबीचें पीक, पाणथळ जमीनींत घ्यावयाचें पीक. २ पाणथळ जमीन.

**इदळस, इदळसकुटा**—वि. ( कु. ) भोळसट.

**इद्दारणा, इद्दारणें**—विदारणा—णें पहा.

**इंदिन**—पु. ( शाप. ) हा एक उत्कर्व ( हायड्रोकार्बन ) आहे. दगडी कोळशाचे आंशिकपातन केलें असतां त्यांत हा सांपडतो. [ इं. इंडिन ]

**इंदिरा**—स्त्री. लक्ष्मी; विष्णुपत्नी; कमला. ' जें होय मंदिरहि सुंदर इंदिरचें । ' - नल ९. [ सं. ] ० **वर**—पु. इंदिरेचा पति; विष्णु. [ सं. इंदिरा+वर ]

**इंदी**—स्त्री. सणावारी दिलेली मेट. [ फा. इंदी ]

**इंदी(दि)वर**—न. कमल; नील कमल; निळ्या कमळाचें फूल. ' फांकल्या इंदीवरा । परिवार नाहीं धनुशेरा । ' -ज्ञा १३. ३६१. [ सं. ]

**इंदु**—पु. चंद्र. ' जो मम नयनचकोरा इंदु '—संगीत राम-राज्यविद्योग ५७. (समासाच्या शेवटी) जसें—मुखेंदु; पुंणंदु. [ सं. ]

•**वार-वासर**—पु. सोमवार.

**इंदुरी**—वि. इंद्र शहरासंबंधी ( पागोटें, वक्र, बुक्का इ० ).

**इंदुवदना**—वि. १ चंद्राप्रमाणे जिचें मुख आहे अशी (स्त्री). २ (ल.) सुंदर, रूपवती स्त्री; तरुणी; कुमारी. ३ एक समवृत्त. अक्षरे १४, गण भजसनगम; उ० कायकरि काळकृति नीलगल चित्ती । ध्याल जरि वालभरि वैमुनि निवार्ती । भाळशिखि बाळशशिभंडण भवारे । सांब शिव सांब शिव सांब शिव गारे ॥ '—निमा ( सांबशिवाष्टक ) १. [ सं. इंद्रु+वदन ]

**इंद्र**—स्त्री. (मुसलमानी कायदा) घटस्फोटांनंतर तीन महिन्यांची मुदत. ' ज्या स्त्रीचा नवरा नुकताच मयत झालेला असेल किंवा ज्या स्त्रीला तिच्या पहिल्या नवऱ्याने काडी मोडून दिली असेल अशा स्त्रीच्या इहतीच्या मुदतीत तिच्याशी लग्न लावले तर तें फासीद आहे परंतु रद्दातल नाही '—घरचा कायदा ७३. [ अर. इंद्रत ]

**इंद्र**—पु. १ देवांचा राजा; स्वर्गलोकचा व पूर्वे दिशेचा अधिपति; मेघ, पाऊस यांची ही अधिपत्यात्री देवता म्हणून फार प्राचीन काळापासून मानतात. ' प्रिया वाखाणिजे अमरेंद्र । कृष्ण इंद्राचाहि इंद्र । '—एरुव १.७८. २ (समुदायामध्ये) राजा, श्रेष्ठ, वरिष्ठ व्यक्ति; नायक; मुख्य; पुढारी. सामाशब्द-नुपेंद्र; खगेंद्र; विंध्र; फणींद्र; पर्थींद्र. ३ गोसाव्री, संन्यासी, यांच्यातील एक पंथ; या पंथातील व्यक्ति. ४ (सामा.) राजा. [ सं. ] म्ह० इंद्रायतक्षकायस्वाहा—(जनमेजयाने सपेंसत्र केले त्यांत सवें सपेंकुले अग्निकुंडांत पडली, परंतु तक्षक इंद्राच्या पाठीशी दडला तेव्हां जनमेजयाने ' इंद्रायतक्षकायस्वाहा असा मंत्र म्हणून आहुति देतांच इंद्रासह तक्षक आकर्षिला जाऊं लागला. या कथेवरून )=एखाद्याने शत्रूला चुकविण्याकरितां दुसऱ्याचा आश्रय केला असतां शत्रु प्रबल असल्यास त्या आश्रयदात्यासह आश्रिताची उचलबांगडी होणे या अर्थी ही म्हण योजितात. ' जॉनसनसारख्या रसिकांणी... ज्यास कवित्वसिंहासनावर आरूढ करवून सर्वांच्या अभिमानदास पात्र करूच ठेविले होते त्यास मेकॉलेप्रभृति अर्वाचीन निबंधकारांनी पदच्युत करून ' इंद्रायतक्षकायस्वाहा ' या न्यायाने जॉनसनप्रभृति मोर्चेलावल्यांसहि त्याचरोवरच खालीं मोडले. —नि ८७६ [ सं. ]

**इंद्रकट**—न. (कौ.) आढ्यापासून पाख्यापर्यंतचे खालीं असलेले वासे टंकून राहण्यासाठीं तुळ्यांच्या टोकावर आडवे लांकूड बसविलेले असते तें; भितीत बसविलेले बहालाच्या खालचे आडवे लांकूड. [ सं. इंद्र+काष्ठ ]

**इंद्रकव्याणी**—वि. (माण) विद्रपः विद्रप स्वरूपाचा. [ इंद्रा-विद्रा+करव्याणी ]

**इंद्रकापशी**—स्त्री. कापसाच्या झाडाची एक जात. देवकापशी [ सं. इंद्र+कापांस ]

**इंद्रकीट**, **इंद्रगोप**—पु. एक प्रकारचा पावसाळी तांबडा (कर्धी पांढरा) किडा; कुंक्वाचा किडा; सोमकिडा; मृगनक्षत्रांत हा उत्पन्न

होत असून याच्या पाठीवर सहा ठिपके असतात. ' इंद्रगोप धुतले पाउसे । पत्रगामी जडत्व असे । '—ऋ ८६. [ सं. ]

**इंद्रकील**—पु. १ मंदराचलपर्वत; २ घोट्याचा सांधा; घोट्याची खील. [ सं. इंद्र+कील ]

**इंद्रगोल**—न. १ पायाच्या घोट्याचा भाग; यंत्रेने पुढील श्लोक म्हणतात. ' इंद्रगोलच धोत्रेच ' =गुड्यापथेत धोतर, पंचा. २ गुराच्या टाचेवर (खुरावर) मागील बाजूस जो वाढलेला मांसल भाग असतो तो; पायाचा एक भाग. [ इंद्र+गळ ]

**इंद्रचाप**—**धनु-धनुष्य**—न. आकाशांत पावसाच्या तुषारांवर पडणाऱ्या मूर्धकिरण्यांच्या योगाने दिसणारी धनुष्याकृति. याचा आकार अर्धवर्तुळाकार असून वर्तुळाच्या मध्यबिंदु पाहणारा मनुष्य आणि सूर्य यांस जोडणाऱ्या रेषेवर असतो. या धनुष्यांत तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा व जांभळा असे सात रंग असतात. प्रकाशकिरण्यांचे वर्गीभवन व परावर्तन यांच्या योगाने इंद्रधनुष्य पडते. [ सं. ]

**इंद्रजव**—पु. इंद्रवीज; कुड्याचे बीं. [ सं. इंद्र+जव; हिं. इंद्रजौ; गु. इंद्र+जव. ]

**इंद्रजाल**—न. मंत्रविद्या; जादुगिरी; जादुटोणा; गौडवंगाल; भानामती; हातचलाखी; माया. ' हे सर्व इंद्रजालच माझ्या दृष्टीस पडत आहे. '—कम ३. [ सं. इंद्र+जाल=जाले ]

**इंद्रज्योत**—इंद्रजव पहा.

**इंद्रधनुष्य**—इंद्रचाप पहा. ' नाना रंगी गजबजे । जैसे इंद्रधनुष्य देखिजे । '—ज्ञा १५. २४०. ' तेही क्षणिक जैसी रेख । व्योमी इंद्रधनुष्याची । '—मुरज २७५.

**इंद्रध्वज**—पु. पाडव्याच्या दिवशी उभारतात ती गुढी. गुढी पहा. [ सं. इंद्र+ध्वज=निशाण ]

**इंद्रनील**—कृ. एक रत्न; उंची नील. ' पिदून इंद्रनील किली । वोतली कृष्णतनू सांवळी । पाउले सुकमार कोंवळी । पोटी निळीं दोही भागी । '—एरुव १. २३. [ सं. ]

**इंद्रफणी**—पु. १ इंद्रजाल विद्येने दोरीचा दिसणारा साप. —मनको २ इंद्र व शेष. ३ मांजर व सपें. ' दोघां ऐसीं तीन चालती । अवगुणी अष्टया प्रकृती । अधोर्धे सांडून वतेती । इंद्रफणी ऐसी । '—दा १५. ५. १. [ सं. इंद्र+फणि ]

**इंद्रयाही**—स्त्री. दरवाज्याच्या फळीचे दोन बाजूचे दोन व एक मधील असे उभे तुकडे. [ सं. इंद्र+वाहु ]

**इंद्रभुवन**—न. १ इंद्रजा राजवाडा; इंद्रलोक. २ (ल.) अत्युत्कृष्ट व टोलेजंग राजवाडा. [ सं. इंद्र+भुवन ]

**इंद्रमंडे**—हे—न. अगदीं कृश, अशक्त, रोड, मढ्यासारखा मनुष्य. [ सं. इंद्र+मंडे ]

**इंद्रलोक**—पु. स्वर्गातील इंद्राची निवास भूमी; ज्या प्रदेशांत इंद्र रहातो तो स्वर्गाचा भाग. [ सं. इंद्र+लोक ]

**इंद्रवज्रा**—स्त्री. एक समवृत्त; याच्या प्रत्येक चरणांत ११ अक्षरें येत असून प्रत्येक चरणांत त त ज ग ग असे गण येतात. उ० ' कां टाकिलें शस्त्र रणांत तेणें । '—वेगीसंहार. [ सं. इंद्र+वज्र ]

**इंद्रवंशा**—स्त्री. एक समवृत्त. प्रत्येक चरणांत १२ अक्षरें येत असून त त ज र असे गण येतात. उ० गोपी हरीच्या भजनांत रंगल्या. [ सं. इंद्र+वंश ]

**इंद्रवारुणी**—स्त्री. कड्डकवंडळ; कड्डुंबुंदावन; इंद्रावण. [ सं. इंद्र+वारुणी ]

**इंद्रवारुण-वरुण**—न. इंद्रवारुणींचे फळ, कड्डुंबुंदावन. इंद्रावण पहा. ' अंतर कड्ड वरी वरी दावी सुंदर । इंद्रवारुणफळ जैमें । ' [ सं. ]

**इंद्रसभा**—स्त्री. १ इंद्राची सभा. २ ( ल. ) जिवगाला टाळा ( विशेषतः रात्रीच्या ). ' तुम्ही पडला पक्षे कोंकणस्थ, परांत पुष्टि-वर्धनं, लागलीच रात्रीची इंद्रसभा. '—खरादे १२२. [ सं. ]

**इंद्राचीरंभा**—स्त्री. इंद्राच्या सभेतील अप्सरांमध्ये रंभा अति सुंदर, यावरून ल. सुंदर स्त्रीस म्हणतात. ' पसा मिळाला कीं इंद्राची रंभा देखील आपून देईन. '—मोर २२. [ सं. इंद्र, रंभा ]

**इंद्राठी**—स्त्री. ( कों. ) इंद्रकट पहा.

**इंद्राणी**—स्त्री. १ इंद्राची स्त्री; शची. म्ह० इंद्र फिरतो ( बद्दलतो ) पण इंद्राणी फिरत नाही. = इंद्रपदावर कोणीहि आला तरी त्याची वायको इंद्राणी ही एकच, यावरून. २ निर्गुडी. ३ इंद्र-बळी किंवा कड्ड कवंडळी ( इंद्रवारुणी ). ४ वेलदोड्यांचे झुडुप [ सं. ]

**इंद्रायण**—न. कड्डुंबुंदावन; कवंडळ-ळ. [ सं. इंद्र+वारुण ]

**इंद्रायणी**—१ इंद्राची स्त्री. इंद्राणी पहा. ' इंद्रास इंद्रायणी कृष्णास हो रुक्मिणी । '—वसा १५. २ एक नदी. ही पुणे जिल्ह्यांत असून हिच्या काठीं प्रसिद्ध आलेदी क्षेत्र आहे. [ इंद्राणी अप. ]

**इंद्रायुध**—इंद्रचाप पहा. [ सं. ]

**इंद्रावण**—न. वृंदावन. कड्ड कवंडळ. हें फळ दिसण्यांत सुंदर पण खाण्यास कड्ड असतें. यावरून सुंदर पण निरुपयोगी, वाहेरून शांत पण आंतून क्रूर अशा माणसास म्हणतात. ' तें इंद्रावण कोणी न सेवी । अंतरस्वभावीं अति मळिण । '—एभा ३. ३९०. ' बचनागाचे झाडीं विश कोण घाली । इंद्रावनातलीं, कड्डवण । '—ब ११९. ' अहो आंब्याचे कैसे गोडपण । जैमें तें प्रत्यक्ष इंद्रावण । तिरि हें काय भूषण दूषण । आंब्यासी कीं आपणासी ॥ '—स्वादि १३. २. १०७. [ सं. इंद्र+वारुण ]

**इंद्रावणी**—स्त्री. कड्ड बुंदावन; ही वेल असून हिचीं पांचे कल्याडाच्या वेलीसारखीं पण त्यापेक्षा थोडीं वारीक असतात. पिकलेल्या फळाचा रंग पिवळा असतो. मोटें आंब्याएवढें फळ येतें त्यास घोडइंद्रावण म्हणतात, दुसऱ्या जातीचे फळ लिंबाएवढे असतें. हें तीव्र रेचक आहे. सपेदेशावर इंद्रावणीचे मूळ विड्यांत

खाण्यास देतात. ' मग राजसा जिया क्रिया । तया इंद्रावणी पिक-लिया । जे मुखें चित्तारुनियां । फळती दुःखें ॥ '—ज्ञा १८. २६२. इंद्रावणीचे फळ=सुंदर पण निरुपयोगी माणूस, पदार्थ. इ० [ सं. इंद्रावणी ]

**इंद्राक्ष**—पु. १ घोड्यांचे एक लक्षण. ज्याच्या दोन्ही गंड-स्थळीं भोंबरे आढेत असा घोडा. —अश्व २५. २ ज्यास कर्णमूळाचे ठिकाणी एक व उरावर एक असे दोन भोंबरे असतात त्यासही इंद्राक्ष म्हणतात. —अश्व ८८. [ सं. इंद्र+अक्षन् ]

**इंद्रिय**—न. १ ज्ञानांचे किंवा कर्मांचे साधन जो शरीराचा भाग तो. इंद्रिये ११ आहेत.—(अ) पंचज्ञानेन्द्रिये—डोळे, कान, नाक, रसना व त्वचा हीं अनुक्रमें रूप, शब्द, गंध, रस व स्पर्श यांचे ज्ञान करून देतात. (आ) पांच कर्मेन्द्रिये—पाय, हात, मलद्धार, मूत्रद्धार व जिब्हा हीं अनुक्रमें गति, देणेपेणे, मरोत्सर्ग, मूत्रत्याग व बोलणे हीं कर्मे; करतात. व (इ) मन—हें संकल्पविकल्प करतें. ' अकराही इंद्रियवृत्ती । केशा लागती भगवद्भक्ती । '—एभा २. २९३. पंचज्ञानेन्द्रिय व पंच कर्मेन्द्रिये यांचेरीज पुढील चार अंतरेन्द्रिये आहेत—मन, बुद्धि, चित्त आणि अहंकार. (सामा.) इंद्रिय म्हणजे वाद्य वस्तू जाणण्याची साधनशक्ति; आरंभी इंद्रिय शब्द येऊन होणारा सामासिक शब्द—इंद्रिय-दमन; इंद्रियनिग्रह; इंद्रियनियमन; इंद्रियगोचर; इंद्रियविषय; इंद्रिय-वश; इंद्रियाधीन; इंद्रियजेता; इंद्रियनियासक; इंद्रियनिग्रही; इंद्रियवर्षण. २ पुरुषांचे जननेन्द्रिय; लिग. [ सं. ] **इंद्रिय हातीं धरणें**—जार कर्मांचे अतिशय व्ययन असणें; अति विषयासक्त असणें. **० ग्राय-वि.** इंद्रियांना आलकन होणारें—कळणारें; इंद्रियगोचर. —**यागभ्य-वि.** इंद्रियांना आकलन होणारें; इंद्रियागोचर; इंद्रियातीत. **० ग्राम-पु.** १ इंद्रिय-समूह; सधे इंद्रिये. २ इंद्रियांचे स्थान, शरीर, देह. **० जुलाब-पु.** १ सूत्रेचः सूत्रटाळ; सूत्राधिक्य होण्याचें औपध. २ बहुसूत्र, सूत्रवृद्धि. **० दमन-१** इंद्रियांना कर्मांत, स्वाधीन ठेवणें. २ विषया-कडे इंद्रियाचा ओढा नाहीसा करण्याचा योगसाधनादि उपाय.

**० विश्वानशास्त्र**—न. इंद्रियांच्या रचनेची, व्यापारांची माहिती देणारें शास्त्र. ( इं. ) फिजिऑलॉजी.

**इंद्रियार्थ**—पु इंद्रियाचा विषय ( रूप, रस, गंध यांपैकीं ); विषय. ' जो या इंद्रियार्थी । नागवेचि । '—ज्ञा २. १२४. [ सं. ]

**इंद्रियीकरण**—न. ( जीवशास्त्र ) इंद्रियरचना; इंद्रियविशिष्टता. ( ई. ) ऑर्गनिझेशन.

**इंद्रुस्यारी**—स्त्री. ( नाविक ) मलवतावरील डोलकाठी व शीड उभारण्याची दोरी, यांगी.

**इन्द्राटो**—वि. ( गो. ) नाश करणारा, दुष्ट. [ सं. विध्वंसक; म. विषवटा ]

**इन्द्रांस**—पु. ( व. ) नाश; विध्वंस. ' चाकूचा इन्द्रास केला. ' [ सं. विध्वंस ]



**इंधक**—पु. (पदार्थ.) इध; (इं.) ईथर.

**इंधन**—न. १ (व. खा.) संपण; जळण; जाळावयाचीं लकडे; वेंतण. 'जरि अमृत घाळूं आंधणा। कापुड मेळुळ इंधना।'—ऋ. ५१. 'जेवीं इंधनी वाढे हुताश।'—एमा २५ ७७. 'शुद्ध हें जेवितां निवे मन। अल्प त्या इंधन बुड लागे।'—तुगा २६२. [ सं. ]

**इंधर**—क्रि. (हि.) इकडे; येथे. **०तिंधर**—क्रि. चुकवा चुकवीचे, उडवाउडवीचे (भाषण); ताळतंत्र नसणारे (भाषण). (क्रि० करणे; मांडणे; लावणे). [ इंधर द्वि. ]

**इंधा**—पु. (व.) स्त्री बाळंत झाल्यानंतर अस्पर्श होण्यापूर्वीच गर्भधारणा होऊन झालेला मुल्ला.

**इंधा**—पु. (व.) जुळीमाठीं तीन थोंडें मांडतात त्यांपैकीं प्रत्येक [ इंधन ]

**इंध्मा**—पु. विवक्षितसंख्याक समिधांचा समूह; श्रौतस्मात यागांत उंबर, पळस इत्यादि वृक्षांच्या सामान्यतः पंधरा समिधांचा इंध्मा उपयोगांत आणतात. इंध्मांतील समिधांची लांबी वीतभर किंवा हातभर असते. इंध्म किंवा इंध्मा नामक समिधांचा याग मुख्य यागापूर्वी करावयाचा असतो [ सं ]

**इनइन**—स्त्री. (व.) किरकीर; घासाघामी. 'मोट्टी इनइन करतो' (क्रि० करणे). [ ध्व. ]

**इनई**—स्त्री. (व.) एक रोग. यांत हाताला ठणका लागून सुया बोंबल्यासारख्या वेदना होतात. [ ध्व. इनइन ]

**इनमीनतीन**—इनमीनतीन पहा.

**इनसान**—पु. माणूस; मनुष्य. 'हुजूर काय सांगूं! तो इनसान नई केवळ सैतानाची औलाद आहे.'—इलासुंदरी (मकरंद माला) २०. १७९. [ अर. इन्सान=मनुष्य ]

**इनसाफ**—पु. १ न्याय, निर्णय 'रीतभात इनसाफ लवण नाही दुधात कालविले —पेपो ३०५. २ (कायदा) कोर्टांत फिरोदी—आरोपीसमक्ष पुरावा घेऊन न्याय देण्याचे काम. ३ वरिष्ठ अधिकाऱ्यावर वरिष्ठ कोर्टांमें आरोप ठेवून खटला भरणे (टं) इंपीचमेंट. 'त्या वेळेस त्यास कायदेमंडळाच्या मताप्रमाणे वागण्यास भाग पाडण्याकरितां दुसरा कोणताहि उपाय नसल्यामुळे; इंपीचमेंट (इन्साफ) या प्रखर शाब्दाचा उपयोग करावा लागला.'—वस्व ५०. [ अर. इन्साफ=न्याय; निर्णय ]

**इनई**—स्त्री. (व.) महारांची देवी.

**इनोक्युलेशन**—न. १ रोगप्रतिबंधक लस टोचून अंगांत घालणे; (सामा.) टोचणे; देवीकाढणे; २ प्लेग वगैरे होऊं नये म्हणून प्लेगाची लस टोचणे. 'इनोक्युलेशन हा एक तोडगा आहे. यापासून आल्यास थोडाबहुत गुण येईल.'—टि. २. १३५. [ इं. ]

**इनपागम**—न. (ज्यो.) (कोणत्याही) प्रहाचे सुयापासून अंतर; सूर्य व प्रह यांमधील अंतर [ सं. इन=सूर्य+अपगम=भागें जाणे ]

**इनाम**—न. १ कोणत्याहि अटीशिवाय शाश्वत, वंशपरंपरेची स्वावर अशी देणगी; वृत्ति; इनामांत पुढील प्रकार आहेत.—वतनी (सनदी) व गांवनिसवत. वतनींत शेरउपयोगी (न्हावी, सुतार, चांभार, चौबुला, शेव्या, मांग, कुंभार, पोतदार, महाजन, कुडबुडे जोशी इ०) व उपयोगी (उपाध्याय, गुरव, गांवज्योतिषी, जंगम, काजी, मुलाणा, मुजावर इ०), परगणे वतनदार (देशमुख, देशपांडे, देशकुलकर्णी, नाडगौडा, नाडकर्णी, सरदेसाई, सरदेशपांडे, सरदेशमुख, सरपाटील, निरखीदार, देशगत, घाटपांडे, देसाई), गांवनौकर (पाटील, कुलकर्णी, मतादार, माधवी, महार, तराळ, बळीकर इ०), क्षेत्रोपाध्ये. गांवनिसवत (पासोडी, देवस्थान, हाडोळी, मावळी, धर्मादाय, देणगी, वतनदारी इ०). मनदी म्हुणजे सरकारी करा पासून मुक्त व कायमचे दिल्याबद्दल सनद मिळते ते शराकती दुमाला म्हणजे गांवांतील उत्पन्नांतून गांवकामगाराचा खर्च वजा जातां बाकी राहणाऱ्या उत्पन्नांत सरकराची हिस्सेरस्सी असते ती. शिवाय अपहरार, भाकरी, चौकीवांगडी, देवस्थान, कदीम, जदीद, जात, जुडी, कोल्हाटी, मळीकी, राजकीय, साधणूक, शेतसनदी, योगक्षेम, इराफत, नौकरी, वतनीबजीफा, आलतमघा, इ० इ० ऐन इनामतीमध्ये ब्राह्मणांचीं अपहरां व वादसाहाचे पीर आणि थडगीं, मशिदी आणि देवस्थाने, फकीर इनाम, मोईन, काजी—मुलाणा, फकीर—तपस्वी, अन्नछत्र वगैरे बावी येत. —भाअ १८३३. १३८. २ देव, ब्राह्मण वगैरेना दिलेली भूमि वगैरे. ३ मालकी हक्क न देतां देणे, घेणे, खाणे, मोडणे. 'हा माड याने इनाम खाल्ला.' 'आम्ही गाईचे दूध काटीत नाही, वासरे इनाम पितात.' ४ (सामा.) कोणतेहि बक्षीस: नजर; देणगी. [अर. इनाम] **०इनाम**—पु. भेट; देणगी, बक्षीस, वृत्ति. —वाडमभा २. १९६. [अर.] **०इजाफत**—न. देणगी वाढवून देणे: देणगीची वाढ; इनामांत घातलेली भर (कोही कामगिरी केल्याचा मोबदला म्हणून वाढवून दिलेले इनाम). **०इजाफतदार**—वि. इनाम इजाफत मिळालेला; वाढलेले इनाम उपभोगणारा. **०चित्ठाणवळ**—स्त्री. इनामावरील सरकारी बाब किंवा कर. [हि.] **०चित्ठी**—पु. १ वेगवेगळ्या इनामांची यादी, तपशील (जिल्हातील किंवा ताळुक्यांतील). २ इनामपत्र; इनामपत्रा, इनामखत. **०चौकशी**—स्त्री. इनामपाहणी पहा. **०चौथाई**—स्त्री. इनामाचा चौथा हिस्सा (सरकारांत भरणा करावयाचा). **०जमीन**—स्त्री. एखाद्या मोठ्या कामगिरीबद्दल सरकारांतून बक्षीस मिळालेली सारामाफीची जमीन. **०तिजाई**—स्त्री. १ इनाम जमिनीच्या उत्पन्नाचा तिसरा हिस्सा. हा कर सरकार सहा किंवा दहा वर्षांनी वसूल करी. —शारो ४०. २ पूर्ण अथवा सवैस्वी इनाम नसलेल्या इनामी जमिनीवरील साऱ्याचा तिसरा भाग. 'इदल्हाही दिवाणांत हक्कचौथाई व इनामतिजाईच नव्हती'—रा ३. ११७. [फा.] **०दार**—पु. इनाम धारण करणारा; इनामी

जमिनीचा मालक; वतनदार. [फा. इन्+आम्+दार] **०नोकरी**—स्त्री. गांव, महाल, परगणा यांची महसुली, फौजदारीसंबंधाने गावकी, घरकी कामे करणाऱ्या गांवकामगारांना व परगणे अमलदारांना इनाम जे देण्यांत आले ते; काळीचे उत्पन्न, (स्वामित्व नव्हे); म्हणजे महसूल घेण्याचा अधिकार; किंवा इनाम जमीन धारण करणाऱ्यांना महसुलाची सर्वस्वी अथवा अंशतः सूट देण्यांत आली ती. इनाम मिळकती दोन प्रकारच्या असतात. —प्रत्यक्ष (दुमाला) आणि अप्रत्यक्ष (परभारा). पहिल्या प्रकारांत इनामदारांना संबंध गांव, महाल किंवा गांवांतील सर्व जमीन दुमाला करून देत आणि धारा वसूल करण्याचा राजाधिकार हा त्यांना देत. दुसऱ्या प्रकारचे इनाम ऐन किंवा नकत किंवा ऐनजिनसी असे. धारा वसूल करून आपल्या राजिन्यांतून सरकार इनामदारांना जी ट्राविक नेमणूक रोकडीने आदा करी तिला नकत इनाम म्हणत आणि जमीन धारण करणाराकडून इनामदार परस्पर ट्राविक घुगरी म्हणजे दर विध्याम किंवा नांगरास धान्याची अमुक मापे घेत ती; अथवा वाजारहाटांत विक्रीवयास आलेल्या मालाची शेव-फमकी किंवा वाणगी घेत ती, यांना परभाराकडून किंवा ऐनजिनसी इनाम म्हणतात. —गागा २९.४०. **०पट्टी-ताजम**—स्त्री. पु. इनामदारावर वसविलेली पट्टी, कर. हा कर तीन वर्षांनी जेवढे उत्पन्न असेल तेवढा वसवीत, जेवढे त्या वर्षांचे उत्पन्न असेल तेवढा घेत. **०पल**—न. इनाम दिल्यासंबंधीचे खत, सनद; इनाम दिल्याचे राजपत्र; सरकारने कोणास इनाम दिल्यास त्याबद्दल पुढील चार सरकारी हुकूम निघत—(अ) खुद्द इनामदारास, (आ) इनाम गांव अथवा जमीन ज्या परगण्यांत आहे त्या परगण्याच्या मामलेदाराने, (इ) त्याच परगण्याच्या देशमुख देशपांड्यास, (ई) इनाम अमलेल्या गांवच्या पाटील-कुलकर्णी वंगर मुकदमास. **०परभारा**—पु सरकारांतून न घेतां परभारें गांवाकडून वसूल करण्यांत येणारें इनाम. **०पासोडी**—स्त्री गांवकामगारांना जी किरकोळ जमीन इनाम देतात त्याबद्दल व्यापकतेने योजवयाचा शब्द जणें;—पाटलाम पासोडीमाटी, कुल कर्ण्यास रमालासाटी, पोतदारास घोंगडीमाटी; मदाराने जोड्यासाटी; भट्टाम धोतरासाटी, वीरें इनाम दिलेल्या जमिनीबद्दल. **०पाहणी**—स्त्री. दिलेल्या इनामजमिनीची पाहणी, तपासणी. **०फैजावी**—स्त्री. जमिनीवरील सरकारमान्याच्या एकतृतीयांशाइतका दरमाल सरकारांत करावयाचा भरणा. [ अ. ]

**इनामत**—स्त्री. देणगी; बक्षीस; इनाम. ' कित्येकाम इनामत अजरांमर गावें भूमि करून दिधली. '—चित्रगुप्त १०६. [ अ. इन्+आमत् = देणगी ]

**इनामती, इनामी**—वि. इनामनसंबंधी: इनामामेवधी: इनाम मिळालेला.

**इनायत**—स्त्री. कृपा; बक्षीस; मेहेरबानी; वरिष्ठांकडून देणगी; दयादर्शन; कृपादर्शन. [ अ. इनायत् ] **०करणें**—बक्षीस देणे.

**०नामा**—पु. कृपापत्र; शिफारसपत्र; आज्ञापत्र. (वरिष्ठांकडून येणाऱ्या पत्रास लावतात). ' यांस अर्ज करितां इनायतनामा दावयासी विलंब करणार नाहीत. '—रा ८.२०२. **०होणें**—बक्षीस मिळणे.

**इन्कार**—पु. निषेध; प्रत्याहार; नाकसुली. [ अ. इन्कार ]  
**इक्किलाब**—स्त्री. कान्ति: फेरबदल; उलाढाल. [ अ. इन्क-लाब+कांति ]

**इन्फंटी**—स्त्री. प्राथमिक शाळेंतील अगदी पहिला, उजळणीचा, वर्ग; विंगर इयत्ता; वालवर्ग. ' ती आतां पांच एफ वर्षांची झाली होती, आणि हातांत पाटी पुस्तक घेऊन इन्फंटीच्या वर्गांत जात होती. '—मुदे २९. [ इ. इन्फंट=मूल, वालक ]

**इन्फिसाल**—पु. निकाल; फैसला. ' त्याचा हिासाबाचे रईने इन्फिसाल करावा. '—रा ७.६८. ' दिगरगांवमुद्दां बाकीसाल-मज-कृगचा इन्फिसाल करून द्यावा. '—रा २२.६६. [ अ. इन्फिसाल ]

**इन्शाल्लाताला**—उद्गा. सर्वेष्ट्र प्रभु उच्चील तर. ' पृथ्वीपद दून शा अद्दाहु तआला याणी अक्बरासहित औरंगजेवास करार करून बक्षिमी करी आहे. '—चित्रगुप्त ८१. [ अ. इन्शा अद्दाहु तआला ]

**इन्शुअरन्स**—न. विमा. ' कंपनीने फक्त आपल्या नोकरांसाठी प्रॉव्हिडेंट किंवा इन्शुअरन्स फंड काढावा '—आगर ३.७३. [ इ. ]

**इन्साफ**—पु १ न्याय; निर्णय. दनसाफ पहा. **०गुजी**—वि. इन्साफी; न्यायी. —ख ७.३५७५. [ फा. इन्साफ+गुजीन् ]

**इन्साफी**—वि. १ न्यायी; न्यायाने वागणारा. ' दंगजी इन्साफी त्यांचे येखत्यारी हेदी मुन्सफ (न्यायी) असतील. '—ख ७.३५७०. २ इन्साफ करण्यांत चरुत. [ अ. इन्साफ ]

**इन्सोल**—( चांभारी धंदा ) ( जोड्याच्या ) आंतल्या वाजूस शिवण्याचे तळ ( मोल ) [ इ. इन = आंतील + गोल = तळ ]

**इन्स्पेक्टर**—पु तपासनीस; देखरेख, तपासणी करणारा अमलदार. उदा० पोलीस इन्स्पेक्टर; रकल इन्स्पेक्टर; स्कूल इन्स्पेक्टर. ' इन्स्पेक्टर उभे हात हातावर । '—गापो १३. [ इ. ]

**इपट, इपतर, इपरीत, इपसळ, इपारणें, इपारा, इपितर**—विमध्ये पहा.

**इफळ**—न. ( गो ) समुद्रकांठच्या खाऱ्या व भरतीच्या पाण्याने बुडणाऱ्या जागी होणारें झाड. हे झाडा सात हात उंच असतें. याचा विस्तार मोठा असून डाहाळ्या समुद्रांत बुडालेल्या असतात, पाला गुरें खानात, लाकूड चिबट व कठिण असतें. लाकूड जाळून त्यापासून क्षार होतो त्याचा उपयोग परीट कपडे घुण्याकडे करतात. [ सं. विफल ]

**इफाजत**—स्त्री. संरक्षण; आश्रय. ' रघुनाथराजु पेशवे ई जान-बाचे इफाजतें आहेत. '—रा १०.१०६. [ अ. हिफाजत ]

**इयत्ती**—स्त्री. ( कर्ना. ) लिमाईत लोक कपाट्यास लावतात तें भस्म; विभूति. [ सं. विभूति. ]

**इयाक**—क्रि. वि. ( खा. ) या वाजूस, इकडे [ इ+मात् ? ]

**इबाड**—पु ( गो. ) खगवी; नामसुम; नास; विघाड. [ सं. विघात; म. विघाड ]

**इषादत्**—स्त्री. पूजा; भक्ति; ईश्वरनिष्ठा. [ अ. इषादत्=पूजा ]

**इषादती**—वि. धार्मिक. 'हे बातेचा तरस मोहीबासाखे इषादती लोकांस काहीच नये हे अज्याईव आहे.'—रा ३.९०. [ अ. इषादती=पूजक; इषादत्=पूजा ]

**इषादीपंथ**—पु. एक मुसलमानी पंथ व त्यांतील लोक. यांचा पंथ 'खवारीज' पंथाची एक शाखा आहे. या पंथाला हेमांव त्याचा संस्थापक अबदल्ला बिन इषाद याच्या नांवावरून पडले. [ अ. इषादत् ]

**इषारत्**—स्त्री १ भाषापद्धति; वाक्प्रचार; शब्दप्रयोग. 'ह्या ग्रंथाच्या वेता तीस हजार आहेत, तो पारसी भाषेचे इषारतीत आहे.'—ऐस्फुले ८५. [ अ. इषारत्=भाषाशैली, धाटणी ] २ इश्रत; प्रतिष्ठा. 'तुमची इषारत गाईकवाडांवर चढली.'—रा ६.२२१. [ अ. इश्रत्. अप. ]

**इषीत**—( कर ) इवती पहा.

**इषीन, इष्ण**—पु. पुत्र; बिन ( अमक्याचा मुलगा ). 'येलोजी बिन मावजी इषीन चांदजी.'—पदम १११ [ अ. इष्ण ]

**इडबी**—स्त्री. ( व. ना. ) विटी; गिल्ली ( विटीदांडूच्या खेळांतील ).

**इड्लाग**—स्त्री. पाठवणूक; पाठवणी. 'हमेशा मोहबतनामा इड्लाग करोन मसूर ( आनंदित ) करीत जाणें.'—रा १०.१६४. [ अ. इड्लाग् ]

**इड्लिस**—पु. दानव; सैतान. 'मुसलमानी कुराणांत असे सांगितले आहे की इड्लिसने अल्लाविरुद्ध वंड केले म्हणून त्याला स्वर्गातून हॉकून लावण्यांत आले.'—ज्ञाको (ट) १७१. -वि. ( व. ) ( ल. ) खोडकर; खोडसाळ; उनाड, उपघ्यापी; बदमाय ( मूल किंवा हृत्य, भाषण ). 'देशपांड्यांचा रामा फार इड्लिस पोरगा आहे' [ अ. इड्लिस् ]

**इडम**—पु. हत्ती. 'सरिसेपणें एकवट इडम—मस्तकावरि'—ज्ञा १.१७. 'द्वैत काननीचे कंठीरव। तुम्ही इडम तेथें सथें।'—पांप्र ३१. २१. [ सं. ]

**इड्रत**—स्त्री. थोरवी; बळ; प्रतिष्ठा; विश्वास; वचक; दारा; धाक; अन्न. 'तें ठाणें इड्रतीने घेतलें.'—ख ६.२७२५. 'या देशी यांची इड्रत फार बाळगितात'—ख ११ ६१५६. [ अ. इड्रत्=उदाहरण; ( ल. ) धाक; भीति ]

**इडमला**—पु. इमारत; बांधकाम; वाडा; घर; मंदिर. 'वैकुंठी यशाचे इडमले। बांधुन मग सुरवंशी जन्मले।'—ऐपो २६६. [ अ. इड्लाक=मालमता ]

**इडांसळणे**—मसलत अंगावर घेणें; काम नासणें, मोडणें, विघडणें. 'त्यांचा ( मनोविकारांचा ) लवकर नाश करावयाचा असेल तर त्यांना सुशिक्षणाचा किडा लावावा म्हजजे थोड्या वर्षांत त्यांचे पीठ होऊन त्यांचा इडमला ढांसळतो.'—टि ४.३७.

**इडमलाफेला**—अमलाफेला पहा.

**इडमली**—स्त्री. ( हिं ) चिंच; अम्ली. [ सं. अम्लिका; गु. अंबील ]

**इडमाद**—पु. खांब; आधार. [ अ. इडमाद=खांब, आधार ]

**इडमान**—न. १ वचन; एकनिष्ठा; सचोटी; 'नवाबांनी आपला इडमान राखिला.'—पदवा १.८९. २ श्रद्धा; विश्वास. 'त्या पंच्यापासी तुमचा इडमान असावा.'—मदह १.११३. [ अ. इडमान=श्रद्धा ] ३ इडमानपत्र; इडमानाची खूण; शपथपत्र. 'इडमान पाठविले'—९६ कलमी ७. ४ सदसद्विवेकबुद्धि; मनोदेवता; अंतर्थांम. **इडतदार**—पु. एकनिष्ठा; सचोटी; प्रामाणिकपणा. **इडरणें**—देणें—वचन देणें; शपथ देणें; शपथेवर सांगणें. 'यावी शेजेची बाईल पण इडमान देऊं नये.'—इपुखीपो ४२. **इडक्रिया**—स्त्री. इडमान राखण्यावद्दल शपथ घेणें. **इडगुंतणे**—शपथेत अडकणें; शपथ घेऊन चुकणें.

**इडमानास जागणें, इडमान धरणें**—इडमान नष्ट न होऊं देणें; इडमान जाण्ट टवणें; सचोटी न सोडणें; पुढीचे उपकार स्मरणें. **इडप्रमाण**—न. १ प्रामाणिकपणा; विश्वासूपणा; सचोटी. २ करार-मदार; आणभाक; शपथकिया. **इडभाक**—न. आणभाक; करार; अहदपमान. —रा १५. २७३.

**इडमानतदार, इडमानी**—वि. विश्वासु; प्रामाणिक; खरा; सत्य-शील.

**इडमानेंइतबारें**—क्रि. वि. एकनिष्ठेने; प्रामाणिकपणानें.

**इडमाम**—पु. १ मुसलमानी धर्माध्यक्ष, गुरु, उपाध्याय; ( विशेषतः अलीच्या वंशजांपैकी ); ज्याचे चांगले वाईट अनुकरण करावयाचे तो पुढारी; राज्यव्यवस्थेत इडमाम ही अधिकाराची जागा असून धार्मिक संस्कार करणें हे काम त्याच्याकडे असतें. 'इरणमव्ये शिया लोकांतील इडमाम जास्त शुद्ध व अभ्यासनी असून सरकारच्या सत्तेखाली ते येत नाहीत.' २ बहुमानाची पदवी; नायक, पुढारी, श्रेष्ठ या अर्था. [ अ. इडमाम ] **इडगुड्या**—पु. मुसलमान लोक हनुवटीवर केंसाचा भाग राखतात तो. **इडजयंती**—स्त्री. मोहरमचा सण; ही विचित्र अरबी-संस्कृत संज्ञा हिंदूंनी मुसलमानी सणाला पूर्वीपासून रूढ केली आहे. **इडांडगा**—वि. दांडगेश्वर; उर्मट; मस्त-वाल; पशुतुल्य; लटामिष्ट. **इडबाळी**—स्त्री. १ हत्तीच्या कानांतील एक मोठी बाळी ( पूर्वी ही हत्तीच्या कानांत घालण्याची चाल असे ). २ एकाच कानांत घालण्याची ( मोती, लोलक वगैरे असलेली ) बाळी. ही मुसलमान, भिन्न वगैरे लोक घालतात.

**इडमायत, इडमाईत**—स्त्री. संरक्षण; आश्रय. —रा ८.१८५. [ अ. इडमायत ]

**इडमारत**—स्त्री. दगड, चुना, विटा, माती, लाकूड इ० साहित्याने करावयाचे काम; बांधकाम; पायाच्या वरचे बांधकाम. किल्ल्याची इमारत; विहिरीची इमारत. 'गडाची इमारत मुस्तेद करावी.'—मराआ ३३. २ वाडा; हवेली; मंदिर; घर; इडमला. ३ अंगकाठी; शरीरयष्टी; बांधा. —'घोडी पांच हजार रुपये किंमतीची

होती, इमारतीनेही थोर होती. '—ख ११.५७०६. [अर. इमारत] **खाना**—पु सरकारी इमारत बांधण्याचे (इं. पी. डब्ल्यु. डी.) खाते. —इए २२.२४. **फळा येणे**—१ इमारत पुरी होणे; बांधकाम पुरे होणे. २ (ल.) इच्छित कार्य सिद्धीस जाणे. 'संतकृपा झाली । इमारत फळा आली ।'—ब. २२९.

**इयत्**—सना. इतकें; एवढें. उ० इयत्काल; इयत् परिमाण. [सं.]

**इयत्ता**—स्त्री. १ इतकपणा; ठराविक, नेमून दिलेली मर्यादा, प्रमाण; दर्जा; प्रमाणाचे मापन (गुण, काळ, दर्जा इ०चे); पक्षा; टप्पा. मर्यादा नेमून देणे, जसे उष्णतेची इयत्ता. 'स्फूर्तीची ज्वाला असुकच दयतेपर्यंत वाढली पाहिजे ...'—टि ३.२६२. [सं.] २ शाळेंतील अभ्यासाप्रमाणें दर्जा; वर्ग. यत्ता पढा. [सं. इयत्; प्रा. इत्तिय ]

**इया—यी**—पु. स्त्री. (खा.) विळा, विळी.

**इया—ये**—सना. इयें—(अव.) या. 'इया पाटणी जें. ...' शिवालेख शके ११२८. 'मी माणुसचि नव्हें या थरामि। कांइ नाणीतीचि दयें।'—क ५५. 'म्हणोनि मी हें न करीं। इयें संप्रामी शत्रु न धरीं.'—हा १.२३३. 'तुजवरि मन दचें यापरी कां दयेला।'—नल १९८. 'इच बाय इया पोयरा खेरी याहाकी हाय' = हीच वाई या मुलाची खरी आई आहे. —भिल्लीभाषा २४. सं. एया, एतत, इदम् ]

**इयोंक**—क्रि. वि. (राजा.) विण्यास, प्रसूत होण्यास—मसाप २.३५९. [विणें ]

**इरकल—ली**—वि. विजापूर जिल्ह्यांत, हुनगुंद तालुक्यांत इरकल नांवाचे गांव आहे, त्या गांवावरून (तेथें होणाऱ्या) लुगड्याच्या वाणास नांव पडलें आहे. या लुगड्याचा पोत कोणताही अमून किनार रेशमी, त्यामध्ये नक्षी करवत व पिंवाळे फुटफामे व चार गोमा असतात. [ इरकल गांव ]

**इरगीमिरगी**—स्त्री. मुलांचा एक खेळ.

**इरजा**—पु. इरजिकसंबंधी कामावर येणारा मनुष्य, बैल इ० इरजिक पहा.

**इरजिक—जीक, इरजे**—स्त्री. जमिनीस थावण्याची कुळवाची पाळी, पेरणी, पिकाची काढणी, मळणी वगैरे शेताचे काम करण्यासाठी जे एकाच वेळीं अनेक गडी लावतात त्यांना सकाळीं न्याहारी, दुपारी साधारण जेवण, व संध्याकाळीं मोठें जेवण घालतात तें; अशा कामाला अन्नमय मोबदल्याला—इरजिक म्हणतात. —गागा १४५. (सामा.) शेती वगैरे कामास लागणारे बैल वगैरे यांची एकमेकांनी एकमेकांस करावयाची मक्त. (क्रि० घेणे). [सं. विरू—इरज=व्यवस्था करणे; विसं. इरा=अन्न ]

**इरड, इरवड—वाड**—स्त्री. १ सकाळीं गांवदरीस पडलेलें उठेपाठे, विष्टा वगैरे खाण्यासाठीं गुरांचे हिंडणे, भटकणे; (क्रि०

करणे). २ विष्टा वगैरे खाणे. (क्रि० खाणे). ३ (ल.) शेजारीं-पाजारीं अधाशीपणानें तोंड घालणे; परदार करणे. [ का. एरड=शेण, गुरांची विष्टा. ]

**इरड, इरवड—वाड**—न. (विरू.) विरड. मुख्य धान्याबरोबर पेरलेले धान्य; मोगण (क्रि० टाकणे). [ का. एरड=दोन ]

**इरड, इरवड—वाड**—स्त्री. जंगलांतून आणलेला लांकडाचा किना गवताचा डोईमर भारा; डोईओडें; भान्याकरितां जंगलांत घातलेली फेरी. [ विरड, इरड करणे ]

**इरडणे**—अक्रि. (कर.) उगवणे (रोप वगैरे). 'ऊंम मुकताच इरडावयाला लागला आहे' [ कर्ना. इरडा=झाड, रोप ]

**इरडपाळी**—स्त्री. मृगाचा पाऊस पडतांच कुळवांनें शेतांत घातलेली पाळी.

**इरडा—इरडो**—पु. (कर्ना. गो.) झाडाचे रोप; (गो.) डांवा. [ कर्ना. इरडा=झाड ]

**इरण**—न. एक वेळी. अरणी पहा.

**इरमणे**—विरमणे पहा.

**इरमार**—पु. (कु.) अभिमान; गर्व; ताड. [ विसं. इरिन्=गविष्टि ]

**इरय**—पु. (कु. हेट.) १ एक वृक्ष; देवदार. २ (गो.) गाडीचा आंस.

**इरली**—स्त्री. (कों.) ल्हान इरलें.

**इरलें**—न. १ पनेन्य निवारण्यासाठीं डोक्रीवर घ्यावयाकरितां कामट्यांचा (कुंचीच्या आकाराचा) केलेला सांगाडा. यावर पळस, कुंभा, साग, केतकी यांची पांचे शिवून हा तयार करतात; नारळीच्या पातींचेहि इरलें करतात. पानांची गांवटी छत्री. विरलें पहा. [ प्रा. विरामी=एक वल्ली; प्रा. इळीर=छत्री; सं. वळर=लताकुंज ? ] २ (व.) (धान्याच्या) कणबीवर टेवण्यासाठीं गवताचे केलेले झांकण.

**इरस**—पु. (कु.) गाडीचा आंस. 'गाडयेचो इरस वांकलो हा.' [ हि. इरिस, इसें=आंस ]

**इरसाल**—वि. निवडक; वेंचक. 'मवाळपक्षांत प्रामाणिकपणाचे इरसाल कांवे कसे कसे आहेत तें पहा.'—केळ १. १३९. इरसाल पहा.

**इरळ—ळा**—नपु. दुसऱ्या धान्यांत पेरलेलें धान्य. उ० कपाशी पेरतांना तीत थोडे ज्वारीचे टाकलेले दाणे. [ का. एरड=दोन ]

**इरळणे, इरळण काढणे**—क्रि. (माण.) दाट उगवलेल्या पिकांतील कांहीं मोड उफटून विरळ करणे. [ विरळ. ]

**इरा**—पु. (व. कों. कुव.) पाण्याचा अरा; पन्था. [सं. इरा=पाणी, पेय ]

**इरा**—पु. (चंद्रपुरी) विळा. [ विळा ]

**इराकत-खत-गत**—स्त्री. ( व. कों. ) विराकत. १ लखवी; लखवी करणें; लखवीस वसणें ( वन्हाडांत खियांना उंदेंशन व इतर ठिकाणीं पुण्यांना उंदेंशनदी योजतात ). ( क्रि० करणें ) २ ( ल. ) तुच्छ मानणें. ' मी त्या पैशांवर इराकत करतो. [ अर. इराकत; तुल० सं. इरा=वाणी; विराकत; तुल० सं. वि+रिक्=रिकाभे होणें ]

**इराकी**—वि. इराक देशांतील ( घोडा ); अरबी. [ इराक=एका प्रांताचें नांव ]

**इराडा काढणें**—क्रि. ( माण. ) खोड मोडणें. अरड काढणें पहा.

**इराणी-नी**—वि. इराणांतील ( घोडा, गाढव ). —पया २९. —पु. १ इराणांतील मूळचे लोक; पार्शी. ' मी बाहेर इराण्याच्या दुकानांत चहा प्यायला गेलों होतो. '—साकु ३. ३९. २ जेथे अफगाण, पटाण, बलुची यांच्या बरोबर इराण्यांचाहि उल्लेख येतो तेथे पटाणासारखे आडमुठे दरोडेखोर लोक असा अर्थ समजावा. आजचे इराणी मुसल मान आणिते. [ फा. ईरान् ] ० **फर्लीग**—पु. ३३३ मेल. —छं ७४.

**इरादा**—पु. १ विचार; हेतु; वेत; गंकल्प; उद्देश; इच्छा. २ योग्यता; अधिकार. ' पुरंदर्याची कदीम इरादा । तत्पर पेटे मोंगल वादा । '—तेपो २१९. ३ दलाखा ( हक्क, पदवी या अर्थी चुकीने वापरतात ). [ अर. इरादत; इरादा=इच्छा, हेतु. ]

**इराप**—स्त्री. ( सुतारकाम ) ( फळीच्या ) कोपण्यास करावयाची गोलची. —मॅरट ७७. [ महिराप ? ]

**इरिडयम**—न. ( शाप ) पॅटेटिनम वर्गातील एक मूळद्रव्य हे फाळन पेनच्या टोंकास लावतात. पेंद्र पहा. [ इं ]

**इरीरी, इरिइरि करणें**—क्रि. १ बैलाना हाकणें, चुचकारणें ' इरिरी पोपो ( तेलगु चल, चल. ) दादा, झाडा. २ ( ल. ) ( शु ) शेती करणें; शेतकरी बनणें. ' तूं शिकतलय कीं इरीरी करतलय. ' [ ध्व; सं. इर=जाणें ]

**इरुदी, इरोदी**—( व. ) विरोली, विरोदी पहा.

**इरे**—स्त्री. ईर्षा. ईर पहा.

**इरेफ, इराव**—वि.क्रि. ( शिपी धंदा ) तिरपें, वांकडें, तिरकसपणें; वांकडया रीतीनें ( कपडा कापणें ). रास किंवा कास ( सरळ ) याच्या उलट. ( क्रि० कापणें ). [ सं. विरेषा, विरेफ. हिं. इरेव ]

**इरोळी**—स्त्री. गुरांच्या पायास होणारा एक रोग.

**इर्तिबात**—स्त्री. स्नेह; मंत्री. ' पंत साहेबांसी व आम्हांसी दोस्ती व इर्तिबात कदीम आहे. '—दिमरा १. ४५. [ अर. इर्तिबात=भैत्री ]

**इर्मित**—स्त्री. ( गो. ) खिस्ती धर्मप्रचारकांचा मठ. [ पोर्तु. इर्मिडा ]

**इशाद**—पुत्री. हुकूम; आज्ञा; उपदेश. ' रामाजी महादेव यास इशाद फर्मावून. '—ख ७. ३५६५. ' तिकडील बातमी वरचेवर

आणवीत जावी, याप्रमाणें इशाद करून खलिता वाचून बहुत श्रमी झाले. '—दिमरा २. १६६. [ अर. इशाद=आज्ञा; हुकूम ]

**इसाल**—पु. १ पाठवणूक; रवानगी. ' चित्तांत आल्याम माझे विनंतीपत्र व जिन्नस इसाल करावे. '—रा १. १४७. २ सरकारी खजिन्यांत भरावयाचा पैसा, पाठविण्याचा पैसा. ' यावर तमाम लखकरास व वाणिजांस ताकीद करून इसाल पोहोंचवून दिलहा. '—इम १९५. —वि. १ अगदीं उत्तम दर्जाचा; गुणानें अत्युत्कृष्ट; ( आंवा, इतर फळें व त्यांचीं झाडें यांस म्हणतात, तसेच फळें, फुलें, झाडें, विया अत्युत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या बाहेर पाठविण्या योग्य यानांदी हें विशेषण लावतात ). निवडक; वेचक; अस्सल; अब्जल. २ अश्ल; बेरकी; वस्ताद; पका ( लबाड माणूस, चोर, भामटा, खोटा माणूस वगैरे ) ( अर. इसाल=दूतमंडळ; पत्रप्रेषण ) ० **नामा-पट्टी**—पुत्री. खजिन्यांत भरावयाच्या पैशांचा तपशील; अथवा सरकारांत भरावयाच्या किंवा भरलेल्या रकमेची यादी. ० **भरणा**—पु. महालाकडून खजिन्यांत पाठविलेला वसूल, पैसा.

**इलगार**—पु. हल्ला. एल्गार पट्टा. [ अर. इल्गार=लुटालूट; सैन्यानें केलेली नासधूस ]

**इलम**—पु. स्त्री. १ शास्त्र; विद्या; कला; हुन्नर. २ उपाय; साधन; प्रत्यक्ष; युक्ति; दलाज. ३ जादूटोणा; मंत्रतंत्र; चमत्कार; इंदजाल. [ अर. इल्म ]—वि. इल्मी; इल्मबाज.

**इलमबाज, इल्मी**—वि. १ इल्म जाणणारा; जादूगार; मांत्रिक. २ बुद्धिवान्, हुशार; हुन्नरी. [ अर. इल्म ]

**इल्स**—क्रि. ( कु ) आलास. ' तूं केव्हां इल्स. ' ( कों. ) इलो=आला.

**इलाईत-यत**—स्त्री. विलायत; प्रांत; प्रदेश; मुलूख. ' देश इलाईत । काबीज केले तळकौकण '—दपुखिपो. ' विलायतितजनपदः । '—राव्यको. जनपदवर्ग १. [ अर. विलायत=प्रांत; देश ]

**इलाकी**—इराकी पहा. —वराभा ६.

**इलाखा-का**—पु. १ हक्क; तावा; सत्ता अवलंबन. ' रघुनाथराव इलाखा राखणारनाहीं. '—ख ७. ३५७३. २ परिवार; बायका-माणसें; खटला. ' सर्वे रायगडाचरी संभाजीराजे यांचा इलाखा ( परिवार ) राहिला. '—सराचिथोशा २५; —ख ८३५. ३ संवंध. ' तुम्हांसी त्याचा इलाखा नाही. '—सभासद ४२. ४ परगणा; प्रांत; शहरहद्द; राज्यकारभाराची विशिष्ट भौगोलिक मर्यादा. ' हा गांव पुणें इलाख्यांत आहे आणि तो नगर इलाख्यांत आहे. ' ' या देशांत इंप्रजांची प्राबल्यता जाहलिया अगोदरी नवाब मुहम्मद अली खानाचें इलाखेंत आम्हीं होतो. '—तरा १००. ५ पालखीच्या दांडीस लाबावयाचे लहान लहान गोंडे. ६ वसुलीवर वरात; तनखा; वतन. [ अर. इलाका ]

**इलागत**—क्रि. ( व. ) कचित्त; एखादेवेळीं.

**इलाचा**—पु. एक प्रकारचें गर्भेशमी कापड; उंची कापड. [ हि. ]

**इलाची, इलायची**—स्त्री. वेलदोडा; वेलची; वेलचीदाणा. वेलदोडा पहा. [ सं. एला; हि. इलायची; बं. इलायची; यु. एलची; का. यालक्री; तै. एलाकी; ता. एलांची ] **केळें**—न केळ्याची एक लहान चांगली जात. **दाणा**—पु. वेलची आंत घालून केलेला साखरफुटाणा.

**इलाज**—पु. उपाय; उपचार; युक्ति. [ अर. इलाज ]

**इलामत**—स्त्री. ( गो. ) अबदागीर, छत्री, सूर्यपान वगैरे दत्त माम [ अर. अलामत=राजचिन्हें, खूण ]

**इलावृत्त**—न. जंबुद्वीपाच्या नऊ वर्षांतील एक वर्ष; प्राचीन जगाचा एक भाग. हे मेरु पर्वताच्या आसमंतात भागी अतिनिकट गमचतुल्याकृतीने वसलेले असून याच्या भोवती नीळ, निषध, मालयवान व गंधमादन हे पर्वत आहेत. [ सं ]

**इलाही**—वि. ईश्वरी; ईश्वरासंबंधी; देवी. 'शुभे इलाही' =मी ईश्वराचे आभार मानतो. [ अर. इलाह=ईश्वर. इलाही=देवी ] **सन**—पु. अकबर बादशहानें सुरू केलेला एक शक. हा अकबर व जहांगीर या दोनच बादशाहांच्या कारकीर्दीत चालू होता. पुढे शाहजहानने हा शक बंद केला म्हणून वरील दोन बादशाहांच्या कारकीर्दीतील कागदपत्रे, नाणी यांवर हा शक आढळतो. इलाही शकांत १५५५-५६ मिळविले असतां इसवी सनाचे वर्षे निघते. **गज**—पु. अकबराच्या कारकीर्दीत राजा तोडरमल यानें राज्यांतील जमीन भोजण्याकरितां जी सांखळी किंवा गज उपयोगांत आणिल्या तो.

**इल्सिा, इलु, इलुसा-सी-सें**—वि. थोडा; थोड्यासा, अल्प; अगदी लहान. इवलासा पहा. 'व्यंग इलुहि त्यांत जाण'—दावि १९४. 'बोले ऐसें लावून शके कोणीहि दोष धीरा ज्या। राजासि विशल्य करी देउनि इलुयीच ओपधी राजा ॥'—मोभीष्म ८.८. [ सं. अल्पीयस् ]

**इलेक्शन**—१ निवडणूक; पर्यंत. २ सामान्यांची निवडणूक. 'नेहमी नेहमी टिळक नि गोखले, आणि धर्म नि इलेक्शन! संसार नाही होत कांहीं.'—सुदे ४८. [ इं. ]

**इलजाम**—पु. आळ; दोष; दोषांची शाविती, टपका. 'मज कडे कोण काय इलजाम सांगतील त्याचे जाबसाल मी सर्व पुरतून देईन.'—राज १०. ३४४. 'मजवर इलजाम नाहीं परमें समजोन आज्ञा होईल त्यास हजर.'—रा ५. २०६. [ अर. इल्जाम ]

**इल्तिमास**—स्त्री. विनवणी; अर्जा. 'ये बाबें तुम्ही इल्तिमास लिलीही.'—इम ७५. [ अर. इल्तिमास ]

**इल्लत**—वि. ( व. ) व्यसन; खोडक; धाड; उपद्रवापी. इल्लत माणूस आहे तो. —स्त्री. ( व. ) व्यसन; खोड; दोष; धाको. १. ४१

रोग. 'कोणाला विडीची तर कोणाला गाजाची इल्लत असते.' [ अर. इल्हाद=आधार्मिकता; नास्तिक्य ]

**इल्लत-थ**—स्त्री. हत्यार; उपकरण; आउत; भोंके पाठण्याचें अणकुचिदार हत्यार. [ अर. आलत=शस्त्र; प्रा. इली=एकशस्त्र; म. विळा, विळत ]

**इल्लम**—इलम पहा.

**इल्ला**—पु. ( कर्ना ) १ इनमाफ. २ अर्थ

**इल्ला**—पु. समाप्ति. अभाव. नकार **विल्ला करणे**—**दाखविणे**—नकार देणे, नत्राचा पाडा वाचणे, आशाभंग करणे; आढेवेढे घेणे. कांकू करणे 'वळतून देवले तुला फाकडे, किती करशी इल्लविल्ले'—पला १०९. [ का. इला=नाही ]

**इल्ला**—वि ( कृ ) थोडे टपले पहा उतर रूपे—इल्ले टपले, इलो. **तिल्ला**—वि. ( गो ) लहानमहान.

**इल्लु**—न. ( शिपी धंदा ) गुंडीचे भोंके. काज ( उं ) होळ. 'हुकाचीं वडणे आहेत त्यांचे इल्लु सरदरप्राणें पृथीन करून देवा-वेत.'—शिकशि १ १२.

**इल्लण**—वि ( व. ) विरगिरित, निरळ. पातळ, ( जाळ्या-प्रमाणे ) 'ने कापड फार इल्लण निघादे.'

**इल्लाक**—पु. जोडणी. सही. 'अजमनखान यांचा इल्लाक, सल्लेदजंग यांचे दखत'—रा ७ ४५. [ अर. इल्हाक=जोड, गांधा ]

**इवइव करणे**—क्रि ( कृ. ) कोंबेज्याम घोसावणे. [ थ्व ]

**इवला, इवलासा, इवल्सिा**—वि थोडा; एवढासा. एवडा; उल्सिा; क्विचि; अल्प, मूटभर; निमटीभर. नखभर. 'समयीं आलिया याचक। इवली भोक न घाल्ति।'—एभा ७ २८५. [ सं. अल्प—अल्पीयस् ]

**इवशी**—अवदमा. विवशी पहा 'घाड पडो रे त्या मुल-खारी। कृणिकुन आली इवशी।'—एपों १०४. 'म्हणे राज्याला भवली इवशी।'—गापो १०१.

**इवळखोर, इवळणी, इवळणें, इवळत**—विवळखोर, विवळणी, विवळणें, विवळत पहा.

**इवा**—पु. ( व ) विळा. [ इलाप्रमाणे विळा अप. ]

**इवाइन**—न. ( व. ) संकट.

**इवाई-यही, इव्हाई**—पु. ( कों. कृ. व. ना. ) व्याही. 'तो म्हातारा गृहस्थ त्याचा इवाई होय.' [ व्याही अप. ]

**इशर, इशरीन**—अघार, अशरीन पदा

**इशाड**—न. ( हेट., कृ. ) नांगराचा एक भाग; इसाड, नांगराचा दांडा; नांगराच्या जोखडास बांधावयाचे लांब लांकूड; ( कृ. ) नांगर ओढला जाण्यासाठी ज्याची एक बाजू नांगरखुंट्याच्या भोंकेंत वसविलेली असून दुसरी बाजू वेलांच्या मानेवरील जुवाच्या मथोमध बांधलेली असते असें लांकूड. दोरीतून निमदं नये म्हणून याला दांते पाडलेले असतात. [ मं. ईषा; प्रा. ईसा=नांगराचे एक लांकूड+दंड ]

**इशाड-साड**—न. (गो. को.) कलम (खुंटीचें): कलम बांधलेले खोड. **इशाळांचा आंवा**—ज्या आंब्याच्या झाडावर कलम केले आहे असा आंवा. कलमी आंब्याचें झाड. [ सं. उषा ]

**इशाण**—न. (कु.) विषण पहा.

**इशारत, इशतरा**—श्री.पु. खूण. 'तेज्या इशारती। तशा फोकावरी घेती।'—नुगा ३७८८. २ सूचना; ताकीद; खबर. 'इशारती'—सभासद ८२. [ अर. इशारत-रा=खूण ] **इह**० गाढवास टोणपा, तेजीम इशारा=गाढवाला माराची जरूरी आणि अरबी घोड्याला नुसता इशारा पुरसा होतो.

**इशी**—श्री. उद्गा. (बाल-बायकी) घाण; मलमत्रोत्पन्नी; घाणरडा पदार्थ. २ नकारदर्शक तिरस्कारदर्शक उद्गार. इश पहा. [ सं. विष-पा=विश्रा; वा. इम=शी! धू! ] **०करणे**—(बाल) औचाम बसणें; हाणणें.

**इशीम**—श्री. अगिमान; अब्रनी चाड. आपल्या नांवाची, लौकिकाची, मोटेपणाची जाणीव. [ अर. इशम=वैभव ]

**इश्क, इश्क**—पु. प्रणय; शृंगार; विलास 'आम्ही तर इश्की, इश्काचे भुकेले प्राणी'—प्रया. २ नाद. कळ. आवड. शोक; ओढा. 'श्रीमंत राजेश्री बाजीरावगाढव व निमाजीआप्पा यांमि घोड्यावर बमावयाचा इश्क बहुत आद.'—ख ९.८८३३. [ अर. इश्क=प्रेम ] **०पेंच**—न. एक पुष्पविशेष; शोभिणेंत रत्ना. 'इश्कपेंच गुळठू सदादिन भर शेवती सांभरी'—प्रया १५४. **०बाज**—वि. चैनी. विलासी; खीलेपट. [ अर इश्क+फा बाज ] **०बाजी**—श्री. प्रेमलीला, प्रणयविलास; आशकवाजी.—चित्रगुप्त १६४. २ रांटेबाजी; बांदर वा नाद. ३ चैन. [ अर इश्क+फा बाजी ] **०बाजी लावण** श्री. शृंगारपर लावणी; पद.

**इश्की**—वि. प्रेमाचा [ अर. इश्क ]

**इश्तहार**—पु. जातिरात; प्रगल्भ करण्याचा सजकूर. जातिर नामा [ अर. इश्तहार=प्रगल्भ ]

**इश्या, इशरा, इशशारे, इशशा**—उद्गा. (बायकी) लाज, नापसंती, तिरस्कार. आग्रह वगैरे दाखविण्याच्या वेळीं हा उद्गार निघतो. छीः! छीः! इश! इश! पहा. 'इशश! अग तुजें नांव तर मागशील'—नाबू ६.२५. 'केवळ हुंड्यापायी अनाठायी पण्णाच्या रत्ना! इशश!'—प्रफुल्लता ३१ ३.२३. 'इशशरे बायको!' [ यिबं (=मांभाची घाण) —इशशरं—इशशरे—राजवाडे भाअ १८३४. किवा =दीच्छ-ईच्छ-इशश =श्री: किवा ध्वनि, सीत्कार ]

**इश्क, इश्क, इश्की**—इश्क पहा. 'झडें दे इश्कीनोबद वानिव चोवडा'—सत्या २. 'प्रसन्नता मजि उमयना इश्की सागरा आले भरते'—सत्या ५.

**इश्तिबाह**—पु. शंका. संशय; अस्पष्टता. [ अर. इश्तिबाह=संशय ]

**इष्कीबाजी**—श्री. चैन, इश्कबाजी पहा. 'पैसा फार फार होत चालत्या म्हणजे .. इष्कीबाजी वाढते'—नि ५३.

**इष्कळ, इष्कळ**—श्री. अडचण; धोंटाळा; व्यत्यय. ( कि० करणें; घालणें; पडणें; पाडणें ). [ अर. इष्काल=अडचण; संशय ]

**इष्ट**—वि. १ इच्छिलेले; आवडतें; पसंत केलेले; हवें असलेले; मानलेले. 'तुम्ही इष्ट अंक मनांत धरा तो मी मांगतो.' 'इष्ट धर्मेण योजयेत. २ शुभ, हितप्रद; कल्याणप्रद. 'सहज इष्टानिष्ट करणी। दोषीच इष्टा कवतुकिणी।'—ज्ञा १६.६१. ३ (गणित), इच्छेने धरलेली किंवा मानलेली, गृहीत (काल, घटि, वेळ); जमें—इष्टघटि, इष्टकाल. —पु. मित्र; स्नेही, जमें—इष्टदर्शन; इष्टमंडळी. —श्रीन. इष्टि; यज्ञयागादि कर्म; स्नान. दीक्षा ट० आवश्यक कर्म 'ज इष्ट यज्ञ यज्ञावे ते हविर्भनादि आषवे।'—ज्ञा ४.१२०. 'इष्ट जे कां यागादिंक। वापी कूप आराम दख। गो भुरगनादानादिंक। त्याहून अधिक अन्नदान।'—एरुख ४. १९. **०आम**—पु अत्र (प्र.)आप्तेष्ट. स्नेहीसोबती; नाल्याचीं माणमें **०कर्म**—न. (गणित) त्रैगुणिक; त्रैशिकाच्या रीतीने उदाहरण सोडविण्याची क्रिया. **०कल्पना**—श्री (तर्कशास्त्र किंवा गणित) गृहीत कल्पना; प्रथम खरी मानलेली गोष्ट; गृहीत कृत्य; निद्वंद्व गोष्ट. कल्पित पद. **०काल**—पु (गणित) शुभ वेळा; कौणत्यादि कार्यास पाहिजे तशी वेळ; शुभ काल. ( कि० येणें. ) **०देवता**—**देवत**—श्री न. आपली मक्ति जीवर आहे अशी देवता; आराध्य देवत; पालनकर्ता देव, माधुइ०. **०पंगत**—**भोजन**—श्री.न.प्राज्ञाच्या दिवशीं श्राद्धीय ब्राह्मणांचे जेवण श्राव्यावर यज्ञमानानें आपल्या इष्टमित्रास करावयाचे भोजन किंवा इत्यांच्यासह जेवणाची पंगत. **०मित्र**—पु अत्र. स्नेहीसोबती. मांयरेमांयरे; ओळखीपाळखीचि लोक.

'इष्ट मित्र आपुले। उमरजन देखिले।'—ज्ञा १.१८१. **०राशि**—**राशिक**—पु. (गणित) १ त्रिशिक इष्टकर्म पहा. 'इष्टराशीमध्ये एकरी व दुदरी असे दोन प्रकार आहेत.' २ गृहीतसंख्या, धरलेली संख्या; इष्टसंख्या. **०संख्या** श्री गृहीतसंख्या इष्टराशि अर्थ पहा.

**इष्टका**—श्री शीट [ सं. इष्टका ]

**इष्टकी**—श्री. (कु.) मंत्री. [ सं. इष्टक ]

**इष्टती**—त्रिवि. समजुतीने; रनेहशावने. 'त्वां जायानि वेरियासी। इष्टती सांगा वादीयांमि।'—गुच ३५.२५६. [ सं. इष्टत्व=इष्टता ]

**इष्टत्व**—न १ मैत्री; स्नेहभाव; समतृतरापणा. 'इष्टत्वे मागती कितीएक।'—गुच ६ ६९. २ मांगल्य; शुभदायकपणा. [ सं. ]

**इष्टदा**—वि. इच्छित वस्तु देणारी. 'इष्टदा परी अनिष्टदा हेतु होणी।'—ज्ञा १६.२१९. [ सं. इष्टदा ]

**इष्टांक**—पु. (गणित) इष्टसंख्या; इष्टराशि; अंदाजेलेली, गृहीत धरलेली स्वम. 'जी किमत इष्टांकरूपानें संकल्पली.'—के २.८. ३०. [ सं. इष्ट+अंक ]

**इष्टागत**—स्त्री. (गो.) मंत्री. [ इष्ट+आगत ]

**इष्टानिष्ट**—वि. आवडतें नावडतें; आवडीचें नावडीचें; शुभा-  
शुभ; मंगल अमंगल. ' इष्टानिष्ट तैमं । जगाच्या ठायीं । '—जा  
१३.६००. [ गं. इष्ट+अनिष्ट ]

**इष्टापत्ति**—स्त्री. एखादी आपत्ति किंवा संकट येणार अशी  
भीति असतांना आपल्याला अनुकूल अशी गोष्ट घडणें; आपल्याला  
हवी अगोवली अनुकूल अशी गोष्ट आयली घडणें; मिळणें. [ गं.  
इष्ट+आपत्ति ]

**इष्टापूर्ति**—न. एखादें धार्मिक, दानधर्माचें मोठें कृत्य; इष्ट  
म्हणजे यज्ञयागादि श्रौतधर्माचें काम व पणं म्हणजे तलाव, धर्मशाला,  
विहिरी वगैरे बांधून त्याचा उत्तम करणें वगैरे धार्मिक कृत्य.  
' आणि मचाडाचिच्ये परी । इष्टापूर्ती करी । '—जा १३.५२४—एमा  
११.१५१४. [ गं. इष्ट+पूर्ति ]

**इष्टि**—स्त्री. अग्निहोत्राचें दर महिन्याच्या शुक्र आणि कृष्ण  
पक्षाच्या प्रतिपदेक करावयाचा याग; अग्निहोत्र घेतल्यापासून ते  
नष्ट होईपर्यंत अग्निहोत्राचें हा याग करावयाचा असतो. इष्टीत  
नित्य (दशपूर्वमास) नैमित्तिक ( आययणेष्टि; वर्षांपनेष्टि ८० )  
व काही काम्य ( रथकामेष्टि, पवित्रेष्टि ८० ) आहेत. अग्निहोत्रा  
मादि यज्ञातहि दीक्षणीया, प्रायणीया, आर्तिथ्या, अवगृथेष्टि,  
उदयनीया वगैरे इष्टी असतात. चातुर्मास्य याग हाहि अनेक इष्टी  
चान यशुयाग आहे पशुयाग हीहि परिवष्टीच आहे. सामान्यत  
कोणत्याहि श्रौतयागाची इष्टि ही मूल प्रकृति आहे ' तंव नित्ये  
इष्टीनित्या नुडीं । पशुहिमा गकरडी । '—जा १३ २२२. [ गं.  
इष्ट+इच्छणं ]

**इष्टिका**—स्त्री. बीट. [ शुद्ध गं. इष्टिका ]

**इष्टीण**—स्त्री ( कु. ) मंत्रीण. [ गं. इष्ट ]

**इसकणें**—वि. ( कु. ) थोडें स्वर्णें विमकणें पहा.

**इसकळ**—णें—विमकळ-विमकळणें पहा.

**इसकाड**—न. (शेती) नांगराचा दांडा. इसाड पहा [ गं. ईषा+  
काष्ट ]

**इसकी**—स्त्री. (शेती) काळण्याचा दांडांत बसविलेला (कोळें)  
जमिनीत दाबण्याकरितां) दांडा, लाकूड [ गं. ईषा+काष्ट ]

**इसन**—न. ( व. ) विगण पहा.

**इसने**—वि. दोन ही संख्या; अरबी वये मोजताना योज-  
तात. [ अर. इस्ना ] **अशर**—वि. बाग संख्या. याचा वयवर्णनेत  
उपयोग करतात. [ अर. इस्ना+अशर ]

**इसप**—व—पु. १ विसप, हातापायावर होणारा गजकर्णा-  
सारखा एक चामडीचा रोग. २ जनावरांच्या अंगावरील लालसर  
काळा किडा; गोविडीसारखा किडा. [ सं. विसप; प्रा. विमप=  
फेलावणारा ]

**इसबगोल**—पु. मफेत जिरे; एक औषधी बी; याची उत्पत्ति  
मिगर देशांत व इराणांत होते. हें बीं आकारानें पिरामाखे असतें.  
साडाची उंची हानभर, पान बारीक असतें, साडास गव्हासारख्या  
ओंब्या येऊन त्यांत बीं येतें. याच्या पांढरें, तांबडें व काळें अशा जाती  
आहेत. पकीं काळें औषधोपयोगी, पांढरें गव्हांत उत्तम. सोमलाच्या  
विषावर इसबगोल पाण्यांत कोटून त्यांत वेदाणा, दही, गुलाबपाणी,  
वगैरे घालून प्यावयास देतात. —वगु १.५६. [ फा. इस्पबूल; तुळ०  
गं. ईपन्+म. गोल; हि. ईगबगोल, का. गवगोळ; ता. इयपुकोल;  
इ. इस्फगुल ]

**इसबंद**—पु. मोंदीचें बीं. मुगाखेनांची नाथा किंवा दृष्टिबाधा होऊं  
नये म्हणून विवाह, प्रसूति वगैरे प्रसंगी जाल्लान तें [ फा. इस्पंद ]

**इसम, इसीम**—न पु. अब अमामी. १ विज्ञेयनाम; नांव.  
२ मनुष्य; अदमी; अगामी. —न. ( हिशोबांत ) नग; गदर;  
नगान वगैरे, स्वाल्याचें नांव. वगैरें नांव; बाब, जाल. ' साली इसम  
हजीर झाले. ' ' कुमार इसमाकडे बाकी राहिली '—स्त्री. इसीम

पहा [ अर. इस्म=नांव ] **अविशी**—स्त्री नांविशी, नामावली.  
' इसमअविशीची फर्द लिहून नवावांग अजे केली '—ग ५.१२७.

[ फा. इस्मीमी ] **अमजकूर**—वि. (सर्कारी कागदपत्रांतून)  
वर. मागें उद्वेखिलेला, उपरिनिर्दिष्ट (मनुष्य) [ फा. ] **अमुबा-**  
**दला**—पु १ ( हवीपत्रकांत वगैरे ) बदलून घाललेले नांव; बदली  
नांव २ बदली माणूस; दुसऱ्याबद्दल काम करणारा इयम [ अर. ]

**अवार**—कि. १ नांवाच्या अनुकामाचें. नांवापुढें नांव असें, नांव-  
निशीवार. २ हिशोबाच्या गविस्तर बाबीप्रमाणें. [ अर. इयम; फा.  
वार ] **अवारकम जास्नी**—स्त्री. पणार नोंदीगद नांवाचा तक्त्या,  
सामाशब्द-इयमवार-अजी. नांविशी, पदा, पत्रक, पाहणी, पावनी,  
फाजील, वसुलीबाकी, गट, डाजरी, कजवात इ. **अवारी**—स्त्री.  
नांवाचा तक्त्या; नांवांची यादी, हजिरीपत्रक ( इं ) मस्टर, मस्टर  
गोल.

**इसमारी**—स्त्री ( खा. ) पाल; एक प्राणी.

**इसर, इसरकी**—असारकी पहा.

**इसरा**—पुत्री ( व. ) सालमना, नीजवस्त. ' आमचा इमरा  
गांवीच पडला आहे. ' [ अर. आमार-परंग, इतिहास ]

**इसरावाडी**—स्त्री. ( चंद्रपुरी ) सालमना, इमरा.

**इसर्वा**—वि. खिस्ती. —स्त्री. खिस्ती शक. [ अर. ईमवी  
इमा=येथू; हिब्रू पश; इं. जीसस ] **असन**—पु खिस्ती शक. हा येथू  
खिस्ताच्या जन्मापासून धरत्या आहे

**इसळ-ळी, इसळा**—इयाळ पहा.

**इस्ता**—स्त्री. ( व. ) घराच्या छपरास धर लावून जमलेले धुराचें  
किटण. [ सं. विषा=विश ? ]



**इसा**—स्त्री. अव. (कुण.) वीम; वीम या गंधयेचे (पदार्थाचे) गह. 'म्हणूनइयानी एक दोन दमा वाघामनी मारूनशानी सर-स्वर्तीच्या आल्याड अगळे'—बाय २. २. [गं. विशति; म. वीम]

**इसाड**—न. नांगराचा एक भाग. दशाड पहा. [मं. ईपा+दंड]

**इसाप-व. इम्प-व**—इसप-व पहा.

**इसापत-फत**—इजाफत पहा.

**इसार-रा**—विसार-रा पहा

**इसारकी**—स्त्री. नांगराच्या दमाडाला मागील जेवट्याम (नांग-गंत वमकिल्ल्या) अमोलेली रीळ. [कौं. इसार+मं. कीळक]

**इसारा**—दशारा पहा.

**इसाळ-ळा**—पु. १ स्वर्धा; स्वर्धे-१-चढाओढीचे वारें-चुरस; चढाओढ; अहमद्विमिका; हेवा; खुमखुमी (क्रि० धरणें, येणें). पत्रदळेमीं द्याळें। भाडताति जे हे डोळे।'—ज्ञा १३.५५९ वळ देखोनि सर्वांगळें। एक नामाच्या द्याळें। गंधर्व राजे बुद्धि-कुदाळें। संप्राम त्यामीं मांडिला'—मुआदि २३ ९८ २ चीड, फितकारा. 'वाचे सत्याचा विदाळ। इद्रियनिर्गमांचा द्याळ।'—मुआदि १ ६७. [गं. ईर्षा]

**इसाळा**—(माण.) एन जिनसी मोवदला: शंभर पेट्यास अमुक पेट्या देण्याचे ठरून काम करणें.

**इसाळा-ला. इसाळा**—पु. ज्वारीवरील गोग. —शे ११ १५५, ७ १९५.

**इसाळाइसळीं, इसळाइसळीं, इसलाइसला**—क्रि.वि स्वर्धेनें, ईर्षेनें. चढाओढीनें म्ह० दमळादमळा शेजारी पिसळला

**इसाळु, इसाळ्या, इसाळा**—वि. स्वर्धाळु. चढाओढ कर-ण्यास उत्सुक. [गं. ईर्षाळु]

**इसाळु**—पु. गाप. द्रव्यावर राखणीसाठीं वसलेला मूळ पुरुष, ब्रह्मराक्षस; ममंघ. 'आणि द्याळु जैसा घरा। कां दंभिया हतियेरा। न विमंघे आंडारा। बन्धकु जैसा।'—ज्ञा १३ ५०१. [गं. ईर्षा-ईर्षाळु]

**इस्क**—(कुण.) इश्क पहा. 'मला कमं म्हणतुया, तुझ्या इस्काच्या नादानं मी हात आडुया.'—बाय ३.२.

**इस्काद**—स्त्री. (गो.) जिना. [पो. इस्काड]

**इस्काल, इस्कील, इस्कालकी**—स्त्री. हरकत; अडचण; तंटा. 'चांदजीराव इस्कील करील तर त्यासही माकूल करून (सम-जावून) मांगणें'—रा ८.९७. 'ते विषयीं इस्कीलकी कथळा न करणें.'—रा ८ ७९ [अर इस्काल=अडचण]

**इस्टंट**—स्त्री. स्थावर मालमत्ता, मिळकत; (सामा.) माल-मत्ता. 'अज्ञानागंध्याने ही इस्टंट कोटांच्या ताब्यांत जाऊन तिच्या व्यवस्थेकरितां रोन्ट साहेबांची नेमणूक झालेली होती.'—टि. २. ५७७ [इं.]

**इस्त**—स्त्री. १ (गो.) इज्जत, इअत. २ वेअत्र.

**इस्तक्याल**—पु. १ सामोरें जाणें. 'कोणाराव निघोन येथें हेंदरावादेस आला, त्यास इस्तक्याल राजाजीचे भाऊ आपाराव यांस पाटविलें होतें.'—रा ५. १८५. २ भविष्यकाल; भावी. 'काकुं-नानी हाल व इस्तक्याल...' (हल्लींचे व भावी काळ) [अर. इस्तिक्याल=भविष्यकाल; सामोरें जाणें]

**इस्तक्याल**—शअ पासून (मागील विशिष्ट गोष्टीपासून कि.वा तारखेपासून, तो दिवस धरून) पुढें; सुरवातीची मिति; एखाद्या व्यवहाराचा आरंभकाल; हा शब्द तागायत शब्दाला जोडून येतो.

[अर. इस्तिक्याल] **तागायत**—शअ. अमुक दिवसापासून अमुक दिवसापर्यंत (आरंभीचा व शेवटचा दिवस धरून). उ० इस्तक्याल चत्र तागायत फाल्गुन. [फा.]

**इस्तक्याल**—पु. जोर; धोर. 'या फौजेचा इस्तक्याल राहिला नाही तेव्हांसुद्धा आरंभिला'—रा ६.४८०. [अर. इस्तिक्याल]

**इस्तैयुल-बोल**—न. तुर्किस्तानची राजधानी; कॉन्स्टॅन्टिनोपल; स्तंबोल

**इस्तमरारी**—स्त्री. कायमधारा पद्धति. [अर. इस्तमरार=अखंडता]

**इस्तमालत, इस्तमाली**—स्त्री. १ दिल-दिलासा. समजावणी. २ लावणी, संचणी; कीदे, महासुरी. 'आवादीस व इस्तमालीस कोसीस करून'—रा १५.११३. [अर. इस्तमालत=उत्ते-जन, सार्वन्व]

**इस्तमाली**—वि. मासुली. जुनापुराणा, वापरण्यायोग्य;—स्त्री. १ वहिवाट; परिपाठ; अभ्यास. २ 'इस्तमालत' पहा. [अर. इस्तमाल=वहिवाट, परिपाठ, इस्तमालि=वापरण्यायोग्य]

**इस्तमेल**—स्त्री. १ (हिशेव) जमाखर्चांची एक वाव; जमेच्या रकमा खर्ची व खर्चांच्या रकमा जमा टाकणें, मांडणें. उ० धान्य वगैरे प्रथम खर्ची टाकून, त्याचें पीठ, कोंडा वगैरे नंतर जमा करणें.—भाअ १८३३-१४०; १८३४ ४५. २ घालमेल; बर्गा-वर्गी: उलाढाली; घडामोड [अर इस्तिकमाल=पूर्णता; पुर्ण करणें]

**इस्तरी, इस्त्री**—स्त्री. स्त्री: बायको; वाई; अस्तुरी पहा. 'मी वी पुरुसराज्यांतून इस्तरीराज्यावर एकदम हापटणें'—बाय २.२ [स्त्री अप.]

**इस्तरी इस्त्री**—स्त्री धुतलेला कपडा ओलसर असताना त्याच्यावरील सुरकुत्या जाऊन त्यास कडकपणा येण्यासाठी त्यावर (ज्यांत विस्त्व आहे असें) फिरवावयाचें यंत्र. यानें कपडा झगझगीत होतो. या यंत्राचे पोकळ व भरीव असे दोन प्रकार आहेत; अग्निपात्र: कुंदी कण्याचें यंत्र. **करणे-मारणे**—इस्त्री करणें; अग्निपात्रानें कपडा सफाईदार करणें. 'या कोट्यास इस्त्री करून या.' [हि. इस्तु=विस्त्व+आर-आरी; म. विस्त्व]

**इस्तस्वाव**—पु. परंतिः सद्वा. 'त्यांचे इस्तस्वावानें काम करावें'—रा ७.५८. [ अर इस्तस्वाव्=परंती, सद्वा ]

**इस्ताद्**—स्त्री मिद्वताः तयारी. [ अर इस्तअदाद्=यामर्थ्ये तयारी ]

**इस्ताद्**—स्त्री. १ चुन्याचें पकें बांधकाम. 'इस्तादेचीं घें'—मराआ. २ चीजवस्तः सामानमुमान, जंगम मालमत्ता [ फा. इस्ताद्=उभें, उभें केलेलें ]

**इस्ताफा इस्तीफा**—पु. नोकरीची मोडचित्री. राजीनामा 'आम्हांस दोलत नलयः मकेम जावें क्रिया घरीं वसुन राहावें या भावें आम्ही नवावास इस्ताफाही लेंहून पाठविला.'—रा ३.४११ 'यांचा इरादा आहे कीं येथील कामाचा इस्तीफा याचा'—दिमरा २ १८. [ अर इस्तअफा=क्षमेची याचना ]

**इस्तारी**—स्त्री (प्र.) विस्तारी. (व राजा. कुण.) पत्रावळ, 'इस्तान्या मांडा.' [ सं विस्तृ-विस्तर-विस्तार, विस्तरण ]

**इस्तावा**—पु. १ नवीन जमीन क्रीडमासुरीम येते वेलीं कांहीं वंपंपर्यंत अर मान्यापेक्षां कमी परंतु दरसाल वाढत्या मान्यानें देण्याची पद्धत २ अशा तऱ्हेनें दरसाल वाढणारा मारा ३ (येथें) नास्ति, अमाव, टाळा 'आज जेवणास इस्तावा वसला.' ४ वरोवरी; लढाईची तहकुवी करून वरोवरीच्या नात्यानें तहानें वोलणें करणें.—शर [ अर. इस्तिवा=वरोवर, समान ] **०कौल**—पु. वरील प्रमाणें वाढणारा जमिनीचा मारा

**इस्तियाक मुस्ताकी**—स्त्री प्रेम. लोभ 'ज्या ज्या प्रगें गोचित इस्तियाक—मुस्ताकीच्या गोष्टी बोलवयाच्या त्या नवाव निजासुदोला वहादूर यांणी वयाण केल्या.'—रा १ १८७ [ अर. इस्तियाक् मुस्ताकी ]

**इस्तितहार, इस्तेहार**—पु. जाहीरनामा, प्रसिद्धिपत्रक, इस्तितहार पहा. 'नऊ तारखेच्या होळकर सरकार गॅझेटमध्ये वाणी लोकांमंबंधी जो इस्तितहार म्हणजेजांनीं प्रसिद्ध केला आहे तो गमतीदार आहे.'—विक्षिप्त १.१२७. [ अर. इस्तितहार ]

**इस्तीफस्ती**—स्त्री. (गो.) बेअत्र.

**इस्तु, इस्तुव, इस्तो**—पु. (कुण.) विस्तव. 'गांज्याच्या डोक्यावर इस्तुव कुटें हाय'—वाय ८.२ (खा.) 'दस्त्याचा स्वेय नको करूं=विस्तवाशीं स्वेदं नको.

**इस्तेरत**—न. (गो.) लहान उंचीची माथी खाट. [ टं. स्टेचर ]

**इस्दार**—बाहेर काढणें; प्रगिद्धीकरण. 'दस्तक इस्दार करून पाठविलें आहे'—रा ३.९१. [ अर. इस्दार ]

**इस्पिक**—पु. पत्त्याच्या खेळांतील एक रंग, काळा व शम. 'इस्पिक हुकूम बोलव्याम काय! आतां याराच वाजविणों' [ टं. स्पेड ]

**इस्पिट**—न. खेळावयाचे पत्ते; पत्त्यांचा डाव [ इस्पिक पहा ]

**इस्पिंजर**—पु (स्थापत्य) दोन कमानीमधील त्रिकोणाकृति दगड ज्या दगडापासून कमानीच्या बांधकामाग सुरवात होते तो दगड. [ टं. स्पिंजर ]

**इस्पितळ**—न. रुग्णालय; रोग्यांची राहण्याची व औषधपाण्याची तजवीज जेथे करतात असें स्थान; दवाखाना. (उप.) वेळ्याचें इस्पितळ 'एखादे राजेश्री जर घरातील सर्वे इस्पिट समुदांत टाकावयाम निघाले तर त्याचे आभयगें त्यांस इस्पितळाचा मार्ग दाखविलील—टि ८.२२ [ टं. हास्पिटल ]

**इस्फळ**—नि. (कुण.) त्रात्य. अचपलः त्रामदायक; सोडकर. [ अचपल अप. ]

**इस्माळी वसणें, इस्मून वसणें**—(गाण) विस्मरणांत असणें. विस्मृत वसणें [ विस्मरण अप. ]

**इस्नायल, इस्नायल**—पु. १ देवांनीं जमवून जय मिळविणाराः याकोवाला देवांनीं दिलेले नांवः 'इतपर तुला याकोव म्हणणार नाहींत, तर तुला इस्नायल हे नांव प्राप्त होईल'—उत्प ३५. १०. ३२. २८ निबं. १८.१ करिथ. १० १८. रोम ९ ६. २ याकोवाचे वंशज; ज्यू लोक व त्यांचा धर्म. हे इस्नायल लोक याहूचे देवतेचे उपासक आहेत या धर्माचें मूळ उत्पत्तिस्थान पॅलेस्टाईन देश. हिदु व इस्नायल धर्माच्या वैचारिक व सामाजिक इतिहासांत अनेक गाडश्ये घुशीम पडतात [ हिब्रू.—मारा=इंग्लिश+एल्=परमेश्वर ]

**इस्नाव**—स्त्री. (चांभारी भंदा) चपलेच्या वरच्या भागाचें नांव; आंगठ्यास लावलेली परी. (फि० ओवणें) [ टं. स्ट्रॅप ]

**इस्लाम**—पु मुहंमद पंगवराजें स्थापिलेल्या धर्मः मुसलमानी धर्म, सुमलमान [ अर. इस्लाम ]

**इस्लामी**—नि. इस्लाम धर्मासंबंधी. सुमलमानी.

**इस्वण**—न, **इस्वाळ**—पु. (घों.) कोंकण किनाऱ्यावर सांपडणारा एक पिवळा मारा.

**इस्वाट**—न. (कर.) परडे; परसं.

**इस्वाटी**—पु. (कर.) परड्याचा रखवाली, राखण करणारा देव.

**इह**—क्रि. वि. येथें, या लोकीं. 'इह भोगिमी की पुढती.'—मुच ९. ३७. [ सं. ] **०जन्मीं-जन्मांत**—क्रि. वि. या जन्मीं; या लोकीं; या आयुष्यांत [ सं इह+जन्म ] **०ना पर-**क्रि. वि. इकडे नाहीं आणि तिकडे नाहीं. 'इह च नागित परं च न लभ्यते.' [ सं. इह+न+पर ] **०पर-लाक-**पु मृत्यु लोक आणि स्वर्ग लोक [ सं. ] **०फल**—न. या लोकांचे फळ. [ इह+फल ] **०भोग**—पु मृत्युलोकींचा भोग. 'अथुं कामु परसं। अवयनें चो। थार। तथ क्षणिके पदांतरे। इहभोगां। पी।' हा १५. १५८. [ इह+भोग ] **०लाक-**पु. मृत्यु लोक; परलोक याच्या उच्छेद. **०वृत्त**—न. (वर्तमानपत्री) म्यानिंक वृत्त, वातम्या.

**इहदे-इहिदे-इे**—वि एक. वाहद [ अर. अहद=एक ]

**इहसान**—न ( व ) कृपा: मेहरबानी, उपकार. 'दौलता-वाठचे यश आम्हांस यांचे म्हणूनच रवामींनी रुपये जहागीर दिली, मकीरकफायतीकामना न दिले हेही मोठे इहसान मेवकावर.'—ख १.३९. 'आमच्यावर काय इहसान ( उपकार ) आहे ?' [ अर. इहसान ]

**इहा**—गं. इच्छा [ गं. ईहा ]

**इही**—गना. अव. या, याही, यानी, इ नी तृतीया विभक्ति. 'इही लक्षणी अंकेना.'—विष्णु १.५०. 'माठा अपराध इही, प्रपुनी या योग्य देउ हा केला.'—सामना ३.६८ [ इ=ह ]

**इहीर**—गं. ( खा ) विहीर.

**इळ**—प. ( व. कर कुण ) वेळ, दिवस [ वेळ अप ] म्ह० ( व ) उठ गेला उळाचा, माथा धुने निळासा=दिवस व्यर्थ घालून रात्री काम करणे या अर्थी **०भंग** किति. सारावेळ **०वरी**—किति या वेळपर्यंत आतापर्यंत. उला वेळ. **इळानइळ** किति ( ना ) सारा दिवस दिवसभर.

**इळक**—गं. ( कर्मा ) लक.

**इळत-द**—गं. एक शेतीही हत्यार, नांगराचा फाळ किंवा पावसे यांनी माती खरडण्याचे साधन. खणणे. कंडारण्यास शेवट्यास बगविलेही लोभेची शिष. हिने फाळ्यास त्यागणारी माती वगैरे सर हून काढताना ( व ) वस्वर किंवा त्वर यांच्या पायावरील माती गाफ करण्याचे हत्यार ( कां. ) लाकडी कुदल्याच्या शेवट्यास अगळेही लोभेची अणी. [ निळद. निळा. गं. इन्ड, अर आल्-हत्यार ]

**इळसाट**—किति ( व. ) दिवसभर. 'अलकरी इळसाट शेतात काम करतात.' [ वेळ ]

**इळा**—पु विळा पहा. 'इळे कुणउषा दोगी गारित्या.'—दावि ४४५. [ गं. इन्ड=एक प्रकारची तंबाखू: का. इळगा, ईळंग; अर आल, आळा ] **०खिळा**—पु. १ धरणील इळकी, भारी चीजवस्त, लहान मोठ्या वस्तू; सवे जंगम मालमत्ता. २ किरकोळ वस्तू. मटरफटर माल. [ विळान+खिळा ] **अंगाच. शरीराचा इळा-खिळा करणे**—आतशय श्रम घेणे, फार मेहनत करणे; श्रमणे. इतर वाकप्रचाराकमिता विळा पहा.

**इळी**—गं. विळी पहा. 'नातरी इळीपळी आडकित्ता। यागी काय तुळावी खड्गाळता। पंदनकाणू चडे देवमाथा। तयासी एंड समान काय।'—ज ६२.२१. [ इळांचे लणुच ]

**इळीमिळी(चि)गुपचिळी**—उदा. आता चुप, गुप बसा ! ( मुले गुप रहावी म्हणून घालावयाची शपथ ). अळीमिळी गुप-चिळी पहा.

**इधु**—पु. ऊंम. 'रणभूमीचा घाणा करौनि सग्यां। महाकाळु

इधु गालीतुमें जेमा।'—शिखु १०.४३. [ गं. ] **०कांड-दंड**—पु. उंसांचे पंग; कांडे; ( गामा. ) ऊंम. 'नातरी इधुदंडु। पाळितया गोडु।'—जा १२.२००.—एरुख ६.८६. **०मेह**—पु. मधुमेह. **०यंत्र**—न. चरक; उसाचा रम काढण्याचे यंत्र. **०रस**—पु. उंसाचा रम. 'नाना प्रभा व्यापे प्रकाशु। गोडिया इधुरमु।'—जा १८. ५०९. **०रसासव**—पु. उंसाच्या रसापासून केलेली दारू, मद्य. **०शकरा**—गं. उंसापासून होणारी साखर. ( इं. ) संकेरोज, ( फलशेवग नवडे )

इ

**ई**—मराठी रचनेमाळेतील चौथा वर्ण अक्षरविक्रम इ प्रमाणेच.

**ई**—गना. ही; इ पहा. 'निदा मकळ पापांचे माथा। ई परता असेना।'—एसा ९.५०३. ( खा ) 'बाय ई वीरे एडे ई काह।'—वाडे, ही वीरे अशी कां ?—सिद्धीभाषा २७. [ गं. एत, एया ]

**ई**—उदा. उपद्रासात्मक अव्यय; थडा करण्यासाठी, लाजविण्याकरितां योजितात. विशेषतः स्त्रियांत वृत्त. 'ई ! आतां कशी भ्यायी ये !' [ गं. ई. =एक उद्गार ]

**ई**—वहुसामर्थिक; आई या शब्दाचा संक्षेप; जंम-ताराई, जिजाई इत्यादि

**ई**—भावदर्शक प्रत्यय हा नामास किंवा विशेषणाम लावला अगता तद्भावदर्शक भाववाचक नामे होतात जंग-गगीव-गगीवी; नरम-नरमाई, खुष-खुपी, एक-एकी [ फा. ]

**ई**—पना. हा, ही, हे; दुसऱ्या पत्रान लेखक स्वतःस या शब्दांचे संयोधितो. 'ई जानव.' [ फा ईन ]

**ईच्चा**—पु. संशय-संनका. [ गं वीचि=चंचलता ! ]

**ईडीचेअर**—गं. आगम खुनी, प्रशस्त रेवून वसण्याची एक खुनी. इडीचेअर पहा. 'ईडीचेअर आहेंच ही आपल्या कर्मिना !'—मोर ३२. [ ईं. ]

**ईट**—गं. वीट पहा. [ गं. इटका ] **०वंदी**—वि. विटांनी बांधलेले-ली ( घर, भित ).

**ईट**—न. भाल्यासारखे एक हत्यार. इटा पहा. [ ते. ईट ]

**ईड, ईडनिवू-लिबू**—न. १ गधड लिबू; लिबासारखे परंतु थोडे मोठे असलेले फळ; यांचे लोणचे करतात; रसाचे लोमोनेड करतात फळाचा रंग पिवळा असून घाल खडबडीत असते. हे आंबट फळ असून शूळ, जाडव, वात व पित यांचा नाश करते. हे अन्निभाष घालविणारे व कृमिनाशक आहे. —गं. ईडलिबाचे झाड. [ का. ईळे ]

**ईडपीड**—इडापिडा पहा.

**ईड येणें**—कि. (कर्ना.) पुरवणें; रेलचल होणे. [ का. इडिकु= घट बसणें, दाटणें; म. वीट ]

**ईडेपाडें**—कि. नेटाणें; चलाभांटीणें. ईपेंणें. इडेपाडें पहा. 'दोदी दळीचे ईडपाडें। थाकर मांडिला चढेंचढें।'—वेगीस्व ११.७२. [ मं. ईर्वा=ईर; ईडची द्वि. ]

**ईडेपिडे घेणें**—कि. इष्ट काढणें (बोट मोडून). इडापिडा पहा. 'किती घेती ईडपिडे.'—वेगीस्व २.१८.

**ईड्य**—वि. स्तुत्य; स्तुति करण्याजोगा. 'सद्गुणमंडित पंडित दंड तपस्वीडय सद्ब्रवैकपिता।'—मोसमा ८५७. [ मं. ईड= स्तुती करणें ]

**ईण**—स्त्री. ( कर ) विटीण [ विटीण अप. ]

**ईत, ईति**—स्त्री. अतिवृष्टि, अनाग्रि, उंदीर, टोळ, पोपट. राजकीय जुलूम (स्वचक्र) व परचक्र या सात प्रकारांनीं होणारा उपद्रव. [ मं. ईति=उपद्रव ]

**ईश्वर**—पु. पृथ्वीभोवतीं ज्या वायुरूप पदार्थांचे संवंध्यापी वेष्टण आढे ना. उग्र; ऐश्वर्य; आकाशतत्त्व [ उं ]

**ईद**—स्त्री. मुसलमानी सण. दोन उदा मुख्य (अ) ईदउदजुहा: उदुहुहा किंवा उदेकुर्बाणी म्हणजे बकरेद, आणि (आ) उदुल्फिज् म्हणजे रमजान ईद—रोजे—उपवास सोडण्याचा सण 'नवावाम ईदबद्दल वखें पावकीं नव्हतीं.'—दिसरा १.१६१. —पु.गी. विवाद झाल्यावर प्रथम वर्षी संक्रांत, दिवाळी, दुसरा उं सणांग वपुवराकडून एकमेकांस तिळगुळ, गांठ्या वंगरे भेट, नजराने पाठीवतात त्यांपैकी प्रत्येक किंवा प्रत्येक सण. [ अर. ईद ]

**ईदशा**—वि. अशा प्रकारचा; अमल्य. [ मं. ]

**ईदमीनतीन, ईनमीन सवा-साडे-तीन**—गंध्येनें अगदीं कमी (माणसें); अगदीं अल्प; थोडी संख्या ( वस्तू, माणसें ८० ) 'या संख्येच्या उन-मीन-तीन सभासदांपैकीं दोघ बाहेर जाणार, तेव्हां राईतेरुया एका सभासदाच्या संख्येचा कारभार एक मतानें व एकसूत्रीपणानें घालेल, यांत कोणाल्याच शंका नव्हती'—मुद २६०. [ इनमीन सवातीन याचा संक्षेप; ई=ती (बायको), न=आणि, मी=स्वतः न=आणि स=तो (मुलगा अर्थां), वा=अथवा ती (मुलगी अर्थां)=सिद्धस तीन माणसें: किंवा ई. मि, ति, =मी आणि ती—माअ १८३२ ]

**ईप्सिणें**—भक्ति. टिळिणें. 'तेमै शतकुतु यजिले माने। की ईप्सितानि स्वगैमुखाने।—ज्ञा ९.३१०. [ मं. टिप्सा ]

**ईप्सित**—वि. टिळिळें. 'मग ते तुम्हा ईप्सिता'—ज्ञा ३.१५. भोजाचे पुरखन ईप्सित सुनी ना होय अंतर्नि।'—विक (भोज) १९. [ सं. ]

**ईर**—वि. वीर पदा. 'अमे लहार्दे झाती पर, सबळंठ ईर'—गेपो ३८८. **पीर**—वि. धाडसी मनुष्य. 'दें पहामिस विलायत, मोटमोट ईरपीर हा गुंभागुंतीचा प्रध मोडवितां मोडवितां थकले'—सु ६५. [ मं. वीर अप. ]

**ईर**—स्त्री. १ शक्ति, उत्साह; सामर्थ्य. तगती. २ संत्व; उत्कृष्टगणा; पक्षेपणा व गुणधमता यांचा गामावेश ज्यांत आहे असें (युवा, पीठ ८०), तत्त्व. विरी पदा. [ मं. वीर्य ]

**ईर**—स्त्री. १ चडाशेट; स्पर्धा; चुस्म. २ हरकत; अटथळा; तंदा ( किं० धरणें, येणें )—पया ३२८. 'शर्मि जो ईर घेईल त्यांचे वंशांविण गाढव असे. मंगळवेढे येथील शिवालय ३ बुद्धि-वळांत राजाग दुसऱ्याच्या मोहऱ्याचा बसणारा जो शह तो ल्याय न पडायाजोगी मध्ये आपडे मोहरे प्यादे गांची असण्याची जी स्थिति ती; यावरून पुढील वाक्यप्रचार पडेल आढेन **ईरस पडणें सांपडणें**—भोक्त्यांत गोठ्यांत सांपडणें, कष्टिण प्रयोगांत सांपडणें. **ईरस घालणें**—प्वत ज्या वचन्यामाठी दुसऱ्यास पुढें करणें. भोक्त्यांत घालणें. किड्याचा दरवाजा फोडतांना त्याला अमंठले लांब लांब स्विके हनीच्या धडकेवगेवर त्याच्या कपळांत शिरून येत म्हणून मध्ये गेडकामा उंठ घालणें **ईरस पडणें—चढणें**—चुरडीनें, अभिमानानें पुढें सरमावणें; वंवर कमून उठुता होणें. 'मोहरे मोहरे ईरमी पडती.' मय २१५१ 'मोहरे जग पडला.'—संघामगीनें २९. [ मं. ई=प्रेरणा करणें ]

**ईरतवान**—वि. (माण) दिमतवान; उपायान. [ ईर ]

**ईरतीनें वागणें**—कि. (माण) दिमतानें वागणें [ ईर ]

**ईरमांड**—स्त्री. दिरमांड. निरुत्साह; निगद्या. [ ईर्या=ईर + मांडणें ]

**ईर्या, ईर्यां**—स्त्री १ हेवा, मग्न २ चुस्म, रप्या; वटा-आढ. ३ संकल्पित कार्य तडीस नेण्याविषयीं अर्धी अगणारा अभिनिवेश. उल्पाह: अभिमान. ईर पदा. ( कि० धरणें येणें ) 'मी ऐपंत पडलीं.' **०ंढेणें**—एखाद्यास उजेजा देणें, उचकन घरणें, कर्तवणें.

**ईर्यांतु**—वि. ( विरू ) ईर्यांतु. १ ईर्या वाळयणारा; उसाठी; वीरधीचा २ हेवेपार; मत्सरी [ मं. ]

**ईव**—प. ( व. ) पाठीच्या कण्याच्या दोन्ही बाजूंचे मानेपामून कमरेपर्यंतचे फुगवटे; पाठीचे मर, प्रत्येक २ ( व ) पाठींत या भागांत येणारी कळ, उमण. 'ईव लागला जरा वेप.'

**ईशा**—पु. १ ईश्वर २ राजा, मालक, धनी; गप्पाट; अधिपति. सामाशब्द—जगदीश; सतेय; वंगेश. ८० 'जो प्रकारयेथीण प्रकाश। जो ईशितवेथीण उंथ।—ज्ञा १५.५८५. ३ ईश्वर. 'रा.न्य त्याजिलें ईशानें.'—ज्ञा १३.२८. [ मं. ]

**ईशान**—प. मालक; धनी; राजा, ईश पदा

**ईशानी-न्य**—स्त्री. (प्र.) पृथानी उत्तर आणि पूर्व यांमधील दिशा; ईशान्य दिशा. [ सं. टंज्, ऐशानी ]

**ईशाना**—स्त्री १ प्रभुत्व, वरिष्ठत्व २ शंकराच्या आठ स्वरूपांपैकी एक; अष्ट महात्मिद्वीपंपैकी एक. 'अष्टमहात्मिदि' पहा.

**ईश्वर**—पु १ परमेश्वर. जगाचा नियंता; देव. २ शंकर किंवा विष्णु. ३ स्वामी, राजा. सत्ताधीश; अधिपति. ४ अवाढव्यता, विशालता दर्शवण्यासाठी हा शब्द व्यापकतेने सामाजिक शब्दांत पुढीलप्रमाणे गटळनेने उपयोजितात; त्यामुळे हे शब्द वेडेवांकडे व भ्रमकट्टे होतात जसे—डोंगेश्वर; घोंडेश्वर, खांवेश्वर; वाडेश्वर; पाटेश्वर. नदीश्वर; फुलेश्वर वगैरे. ५ सर्व श्रेष्ठ या अर्थी शब्दाच्या शेवटी लावतात. जसे—कवीश्वर; योगीश्वर. पवित्रेश्वर 'तोनि भरवंसनिगीं. योगीश्वर. [ सं. इ. ६७. [ सं. ]

**कर्मवृत्त-कृति**—न.स्त्री. देवी कृति: ईश्वरी करणी. **कृपा**—स्त्री. परमेश्वराची कृपा. ईश्वरीकृपा, ईश्वरीप्रसाद. **तनुचतुष्टय**—ब्रह्मांडाची चार अंगे—महाभावा, अव्याकृति, दिग्गम्य गमे व विराट. 'महाभावा मूळप्रकृती. कारण ते अव्याकृती. सूक्ष्म दिग्गम्यगमे म्हणता. विराट ते स्थूल. ]'—दा १० १०.१४

**दत्त**—वि. ईश्वराने दिलेली-देवी. **नियमित**—वि. ईश्वराने योजिलेले, ठरविलेले. **प्रणिधान**—न ईश्वराची आराधना. **प्रसाद**—पु देवाची कृपा; ईश्वरकृपा. **प्रीति**—स्त्री. १ ईश्वराची मर्जी, प्रसन्नता. २ देवाची कृपा; ईश्वरीकृपा. **प्रीत्यर्थ**—कि. देवाग आवडीचे म्हणून; देवास प्रसन्न करण्यासाठी (दिलेले). **भक्ति**—स्त्री. ईश्वराची पूजा, उपासना.

**भाव**—पु. ईश्वरावर निष्ठा; आस्तिक्य बुद्धि; याच्या उलट अनिश्चरभाव. **माया-माव**—स्त्री देवाचा चमत्कार, लीला, कृत्य; देवाची करणी 'आपण करूं जाता एक. प्रारब्ध घडवी अनेक. ईश्वरमायेचे औतुक. ब्रह्मादिका न केलिचि (अथवा नेणवेनि) **सत्ता**—स्त्री देवाची नियामक सत्ता; ईश्वरी सामर्थ्य; ईश्वराचा संकल्प (काही धरे वाट्टे होण्यास).

**साक्षात्कार**—पु परमेश्वराचे दर्शन, परमेश्वरी दृशांत (अस्तित्वासंबंधी). **मूल**—न १ ईश्वरी योजना; ईश्वरी घटना. योगयोग; प्रारब्ध; देव; नशीब २ धनुष्यांचा परस्पर विवाहसंबंध होण्यास कारणभूत जो ईश्वरी संकल्प ते. **रात्रा(घरचा)प्राणी**—पु. देवानेच सांभाळलेला प्राणी. जिवंत प्राणी: असहाय मनुष्य; ज्यास कोणी आप्त, मित्र नाही असा मनुष्य; एखाद्याची कीव किंवा दया घेऊन त्यासंबंधाने हा शब्द योजितात **रात्रा लाळ**—पु. देवाच्या मर्जीतला माणूस; ज्याची अतिशय भरभराटी होत आहे असा; हरीचा लाल.

**ईश्वरपरिज्ञानपाठशाला**—स्त्री. ( वि. ) थिऑलॉजिकल कॉलेज; ज्या शाळेत मुख्यत्वेकरून ईश्वरविषयक ख्रिस्तीसिद्धांतांचे व तुलनात्मक धर्मशास्त्रांचे शिक्षण दिले जाते ती शाळा. (ई.) डिव्हिनिटी स्कूल 'अहमदनगर येथील ईश्वरपरिज्ञानपाठशाला... महिन्यांत पुणे येथे आली.'—ज्ञानोदय १७.१.१९१८. [ सं. ]

**ईश्वरार्पण**—न. परमेश्वराला अर्पण करणे; परमेश्वरास वाहिलेली वस्तु. [ सं. ]

**ईश्वरावतार**—पु. १ देवाचा अवतार: मानवदेहाद्वारी ईश्वर. २ ( ल. ) ईश्वरावतारी. ज्यामध्ये देवी गुण आहेत असा मनुष्य: पुण्यशील, उदार पुरुष. [ सं. ]

**ईश्वरी**—स्त्री. शक्ति; दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती; आदिमाया इ० देवता—वि १ ईश्वरानेवर्षीचा. २ (काव्य) अतिशय भव्य, उदात्त, विपुल, अद्वितीय वगैरे अर्थीही वापरतात. जसे:—ईश्वरी आनंद; ईश्वरी नाश. ईश्वरी बल, लाभ, सोहळा अशा तऱ्हेचा याचा उपयोग शुद्ध आणि अधिजात असून ईश्वर अर्थ ४ प्रमाणे तो सरोप नाही. [ सं. ]

**आनंद**—पु १ परमेश्वरस्वरूपांत मानिलेला आनंद, भुव; ईश्वरच्या ठिकाणी वाटणारा आनंद. २ परमेश्वरापासून मिळणारे भुव. ३ अत्यंत भुव. देवी भुव. ब्रह्मानंद **उत्पात**—पु देवी आपत्ति, चमत्कार: सनंकर स्वरूपाचा मूठचमत्कार (बीज, धमकेतु इ०) **कृपानुबंध**—पु परमेश्वरी, देवी घटना; ईश्वरी नेमानेम; विधिघटना **करणी-कृत्य-कर्तृत्व**—स्त्री.न. परमेश्वरी लीला, ईश्वरकृत गोष्टी ईश्वरकृति पहा. **कळा**—स्त्री ईश्वरी लीला; परमेश्वरी कृत्य; देवाचे कौशल्य, चातुर्य **कौतुक**—न. ईश्वरी लीला; ईश्वराने घडवून आणलेला चमत्कार; परमेश्वराची सृष्टिचना, नियमन व प्रारब्धाधीन गोष्टी यांना हा शब्द योजितात. **गादी**—स्त्री. न्यायासन, धर्मासन. **चेष्टा**—स्त्री. परमेश्वरी कृत्य, खेळ, ईश्वरी लीला, कला. **जीव-प्राणी**—पु. १ मृतीतील प्राणी. २ योगी; तापगी **नंत्र**—ईश्वरी घटना, योजना, कार्य, पद्धति; मृष्टिव्यापार नालग्यासाठी ईश्वराने करून ठेवलेली योजना. **तेज**—न. १ सत्यशील माणसाचे तेज; सात्त्विक माणसाच्या ठिकाणी दिसून येणारी काति, प्रभा २ (धेने) तूप, सौंवे. **देणे-देणगी**—नस्त्री. १ ईश्वराने दिलेली देणगी; प्रसाद. २ जन्मजात गुण; देवी गोष्ट.

**नाश**—पु. १ महाप्रलय; जगाच्या शेवटी होणारा मोठा जलप्रलय २ ( ल. ) महासंकट: अरिष्ट; अनर्थ; देवी आपत्ति. **नियम-नेम-नेमानेम**—पु. देवी घटना: ब्रह्मलिखित; मृष्टिनियम **न्याय**—पु देवाच्या घरचा न्याय; खरा, बास्तविक, न्याय-**पराक्रम**—पु. देवी सामर्थ्य, शक्ति **पसारा**—पु. ईश्वरनिर्मित मृष्टि, जग: जगदुत्पत्ति. **पुरुष**—पु. १ साधु, वैराग्यशील, पुण्यपुरुष. २ भोळा, सरळ वृत्तीचा माणूस. **प्रसाद**—पु. ( प्र. ) ईश्वर-प्रसाद. देवाची कृपा. **फळ**—न. १ देवाचे दिलेली वस्तु; देवाची देणगी. २ पुत्र **बल-ळ**—न. अचाट शक्ति; असाधारण बळ; ईश्वरी पराक्रम; अलौकिक, अमानुष सामर्थ्य. **भावना**—स्त्री. सत्प्रवृत्ति; पुण्यशीलता: साधुवृत्ति; परमार्थनिष्ठा. **महिमा**—पु. ईश्वराचे सामर्थ्य, श्रेष्ठत्व. **माया**—ईश्वरमाया पहा. **मुद्रा**—स्त्री. देवी, तेजयुक्त, अत्यंत सतेज, तेज:पुंज अशी चर्चा. ईश्वरी तेज

पहा. ०यंत्र—न. १ सर्व सृष्टी; ईश्वरी तंत्र पहा. २ प्राणी, जीव, वनस्पति वगैरे ईश्वरनिर्मित वस्तुजात. ०लाभ—पु. अकल्पित, अत्यंत मोठी प्राप्ति. ०लाल—ईश्वराचा लाल पहा. ०लीला—स्त्री. ईश्वरी कृति, खेळ; परमेश्वरी कृत्य. ०वाचा—स्त्री. देववाणी; आकाशवाणी, साक्षात्कार वगैरे स्वरूपांन किंवा एखाद्या महात्म्याच्या मुक्ताच्या द्वारे प्रगट होणारी वाणी; ज्ञान. ०संस्कल्प, संकेत—पु. विधिपट्टना; नेमानेम; प्रारब्ध. ०साक्षात्कार—पु. देवाचे प्रत्यक्ष दर्शन; देवांन दाखविलेला चमत्कार; दृष्टांत. ईश्वरसाक्षात्कार पहा. ०सूत्र—ईश्वर सूत्र पहा. ०सोहळा—पु. १ अत्यंत थाटाचा, शोभायुक्त उत्सव; आनंददायक प्रसंग (समारोधाना, खेळ, मिरवणूक वगैरे). २ कोण त्याहि देवाप्रित्यर्थ केलेला उत्सवसमारंभ. ३ परमेश्वराच्या या सृष्टीतील घडामोडी, मनुष्याच्या आयुष्यातील प्रकार वगैरेच्या चिंतनांन वाटणारा आनंद. ०क्षोभ—पु. देवी आपत्ति; अरिष्ट.

ईश्वरेच्छा, ईश्वरी इच्छा—स्त्री. परमेश्वरी इच्छा; ईश्वर सत्ता; देवाची मर्जी. [ सं. ]

ईषणा—स्त्री. इच्छा; प्रेम; उत्सुकता; काळजी; आस्था; आसक्ति. सामाशब्द—लोकैषणा; पुत्रैषणा; वित्तैषणा; दारेषणा. [ सं. इष ]

ईषत्—क्रि. थोडेंसे; किंचित्. ' तरी अधिक नोहे ईषत् । मर्यादा न संडी । '—हा २. ३५८. सामाशब्द—ईषदुष्ण; ईषद्दर्शन; ईषदोष; ईषन्मात्र; ईषत्कर. [ सं. ]

ईषा—स्त्री. दांडा (गाडीचा, नांगराचा); इशाड; धुरा; ईस. ' चढला होता धांवुनि ईषेवरि नम करुनि तरवारी । '—मोद्रोग ११. ५०. [ सं. ]

ईषिका—स्त्री. कुंचली; ब्रह्म. ' चित्रकाराची जशी ईषिका तशी वार्णिका कवीची ॥ '—टिक १२२. [ सं. ]

ईस, ईसाड—ईषा. इशाड पहा.

ईस—उद्गा. इशश; छीः; शीः. इशश पहा. —स्त्री.न. तिरस्कार; विषाद; नापसंति. ०म्हणणें—१ तिडकारा, कंटाळा, नापसंति दाखविणें. ' ईस केवली म्हटली नाहीं ' ' मनांत ईस देखील आली नाहीं. ' २ एकदम दुःख वाटून हाय असें विवळणें.

ईसवी—इसवी पहा.

ईसा—पु. येसू ख्रिस्त.

ईसा—स्त्री. इषा. ' मारीनआपुलीया ईसा । '—उपा १०.८०. [ सं. ईष्या ]

ईस्टर—पु. गुडफ्रायडेनंतर पहिल्याच रविवारी होणारा ख्रिस्त पुनरुत्थापनानिमित्त बार्षिकोत्सव; एक ख्रिस्ती सण. [ इ. ]

ईहा—स्त्री. १ इच्छा. २ हातीं घेतलेले काम; उद्योग; व्यापार इत्य. ' या नांव काम जाण । कामक्रिया ते ईहा पूर्ण । '—एभा २५. ७८. [ सं. ]

हाको. १. ४२

ईहित—वि. इच्छिलेले. [ सं. ]

ईळ—पु. ( कुण. ) वेळ; काळ. इळ पहा. [ सं. वेला ] ०भर—क्रि. ( व. ) दीर्घकाळ; पुष्कळ वेळ; दिवसभर. ' एवढा ईळभर बसलों. '

ईक्षण—न. १ अवलोकन; पाहणें. २ डोळा; नयन. ' देवो उन्मेपसुक्ष्मेक्षणु । विप्रराजु ॥ '—हा १. १५. [ सं. ईक्ष=पाहणें ] ०यंत्र—न. एक प्रकारचा आरसा, परंतु यांत काचेच्या ऐवजीं धातूचा पत्रा असून त्यावरून किरणांचें योग्य तऱ्हेनें पृथक्करण होण्याकरितां तो घासन चांगला चकचकीत केलेला असतो. याचा उपयोग शस्त्रक्रियेच्या वेळीं आंतरिंद्रियें पाहण्यासाठीं, तसेंच परावर्तक दुर्बिणीत करतात.

ईक्षणें—सक्रि. पाहणें; बघणें. ' ईक्षानि शिष्यांचा मेळा दयाळु । '—दावि ३२२. ईक्षित—वि. पाडिलेले; अवलोकन केलेले. ' पर्जन्या ! तर ये ! कृषीवल तुझ्या मार्गाप्रती ईक्षती । '—केक ८१.

उ

उ—मराठी वर्णमालेतील पांचवा स्वर; या अक्षराचे पहिले स्वरूप अशोकाच्या ( गिरनार ) शिलालेखांत ब आज्ञेचे स्वरूप इ. स. ८३७ च्या जोधपुर लेखांत आढळून येतें. —ओझा. —उपसर्ग. उलट क्रिया, विरोध, अभाव, अपकर्ष इ० अर्थी क्रियापदांस लागणारा एक उपसर्ग. उ० उसवणें, उवळणें, उलगडणें. इ० [ सं. उत्, उद् ] —पु विष्णु. ( ओम् मथील उ म्हणजे विष्णु ). ' उकार विष्णुरन्यक. ' —गुच २.१३०.

उ—उद्गा. अं: ! काय ! या अर्थी आश्चर्याधिक किंवा प्रश्नार्थक उद्गार; यांनं नाखुपीहि दाखविली जाते. [ ध्व. ]

उं—स्त्री. एक कृमि. केसांतील ऊ. [ सं. यूका ]

उ॥—उमर याचा संक्षेप.

उइला—वि. उवांनीं भरेलेला. [ ऊ ]

उक—स्त्री. १ झळ. ' माझिया विरहाग्नीची उक तूं कैसेनि माहसी. '—भाण ७०. ' लागे जैसी दावानळाची उक । '—ह्राप्र ७७०. २ उकळी; उठावा. [ का. उकडु=उक्त येणें, कड येणें ]

उकट—उकड पहा.

उकटणें—उक. १ जात्याला टांकी देणें; जातें पुन्हा नव्या-सारखे करणें ( टांकी देऊन ) २ ( ल. ) तोंडावरदेवीचे वण उठणें—पडणें. [ सं. उक्तन=फाडणें; तुकडे करणें; कापणें; तुल० लियु. कर्तुं; धी. केहरो, कर्मिस; स्व. कोउं; लं. कटस; हिब्रू. केअतैचिम ]

उकटणें—उक. १ उलयणें (तव्यावरील पोळी वगैरे) २ (राजा) उचकटणें पहा. ३ ( लुप्त ) उकळणें पहा. [ उचकटणें, उकळणें; सं. उत्कट्यन; प्रा. उकृत्यण=उच्छडणें ]

**उकटाई**—स्त्री. १ जात्याला टांकी देण्याची मजुरी. २ टांकी देण्याचे काम. [ उकटणे ]

**उकटी**—स्त्री. १ जात्याला टांकी दिल्यावर दळण्यांत येणारे मूठमर धान्य ( जात्याची रेव जावी म्हणून ). २ टांकी देण्याचे हत्यार; टांकी ३ नवीन टांकी दिलेल्या जात्यावर दळलेल्या धान्याच्या रस्त्यावर घातलेल्या फुल्या, वर्तुळें. ' कल्पतरूतळवटी असे सुयेकराची उकटी. '—भाए ६१३. ४ टांकी दिल्यावर दळलेल्या रेवेच्या पिठाच्या फुल्या ओलांडल्यामुळे पायाच्या टांचेस अगार तळव्यास येणारे फोड, गळवें. [ उकटणे ]

**उकटीव**—वि. टांकी दिलेले; नवें केलेले, दुरुस्त केलेले ( जातें. )

**उकड**—क्रि.वि. उकिडवा; उकिरडा; मांडी न घालतां. ( क्रि० वसणे ). ' म्हणौनि उकड बैसोनि. '—पंच १.११.

**उकड**—स्त्री. १ मोदक वगैरे करण्याकरितां शिजवून केलेले तांदूळ वगैरेचे पीठ ( क्रि० तिंबणे ).—वि. उकडलेला; शिजविलेला. [ उकडणे; सं. उत्कथ ]

० **आंबा**, **उकडांबा**—पु. पाडाचा आंबा उकडून तोंडी लावण्यासाठीं करतात तो; तो बरेच दिवस टिकावा म्हणून पाणखारांत घालून ठेवितात. ० **गरे**—पु. अव. गरे शिजवून उकडून भाजी करतात ती. फणस जून असला म्हणजे त्याची अशी भाजी करतात.—गृशि १.२०४. ० **पीठ**—न. तांदळाचे वगैरे उकडलेले पीठ. ० **पेंडी**—स्त्री. ( ना. ) रव्याला फोडणी देऊन तयार केलेले एक रुचकर खाद्य. [ तुल० का. उष्पट्टु—खारा सांजा ] ० **पोळी**—स्त्री. उकडीत गन्दाच्या सांजाचे पुरण घालून केलेली पोळी. ० **रस्सा**—पु. मांस, हाडें वगैरेपासून तयार केलेला रस्सा. —गृशि २.४९. ० **लोणचे**—न. उकडलेल्या लिंबांचे लोणचे, मिरच्या इ० ० **हंडी**—स्त्री. १ पावट, भुई मूग वगैरेच्या ओल्या शेंगा एका मडक्यांत घालून ते पालथे भुईवर ठेवून त्यावर विस्त्रव पेटवून उकडतात ती. २ स्वेपाकांत भांडें उलटे करून उकडण्याची एक पद्धत **उकडीचे मोदक**—पु. अव. नारळाचा कीस काढून, त्यांत साखर घालून ते पुरण तांदळाच्या पिठाची उकड तयार करून तिच्या पापडीत घालून उकडून तयार केलेला एक पदार्थ.

**उकडणे**—उक्ति. १ शिजविणे; उष्णता लावून पदार्थ खाण्याजोगा मऊ करणे. ' तेणे सर्वही उकडती । अस्तिमांस ॥ '—दा ३. १.३०. २ हवेंत उष्णता भासणे; गुदमरणे. ' जळचरे उकडोनिया मरति । ' ' येथे दाटीमुळे उकडते. ' ३ ( सोनारी धंदा ) ( उकाड्याच्या तेलानें ) मळ किंवा घाण काढून टाकणे. [ सं. उत्+कृथ; का. उक्कु=उत्+येण; शिजणे ]

**उकडवा**, **उकडा**—क्रि.वि. उकिडवा. उकड पहा. ( गो. ) उकडधा.

**उकडा**—वि. मीठ, मिरची, मसाला न घालतां केवळ उकडून काढलेला (भाजी इ० पदार्थ) —पु. (कों.) उकाडा पहा. ० **तांदूळ**—

पु. भात प्रथम उकडून मग कांडून तयार केलेले तांदूळ; उकडे तांदूळ. —पया ४२१. [ उकडणे ]

**उकंडा**—पु. ( व. ना. ) उकिरडा. ' घरापुढेंच उकंडा आहे. ' [ सं. उत्+कृ=वर फेंकणे; ढीग करणे, खणणे; प्रा. उक्करड ]

**उकडीव**—वि. १ उकडलेले; शिजविलेले. २ पाण्यांत घालून थोडी आंच दिलेले. ( तांदूळ इ० ) [ उकडणे ]

**उकर**—**उकरी**—पु. स्त्री. उकरून काढलेली माती; उकरी पहा. [ सं. उत्+कृ; प्रा. उकर=ढीग; रास. ]

**उकरड**—स्त्री. ( कु ) नासाडी; खराबी; उकरडा. ' काय उकरड केलीस ही ' = काय नासाडी केलीस ही. [ सं. उत्+कृ ]

**उकरडा**—पु. कचऱ्याची रास; घाण, गदळ वगैरे टाकण्याची जागा. उकिरडा पहा. [ सं. उत्कर=खणून काढलेली घाण; ढीग, रास; कचरा. यज्ञामध्ये वेदीच्या बाहेर उत्कर असतो; प्रा. उक्केर ] ० **फुंकणे**—अत्यंत दागिऱ्यावस्त्रा प्राप्त होणे. —**ड्याची दैना फिटणे**—शुद्ध वस्तूचाहि केव्हांना केव्हां तरी उत्कर्ष होणे ( उकिरडाहि केव्हां केव्हां स्वच्छ होतो यावरून ). —**ड्याची घण करणे**—चांगल्या वस्तूचाहि नाश, दुरुपयोग करणे. ( चांगल्या वस्तूंनीं उकिरडा समूह करणे ). —**ड्यासारखा वाढणे**—वेसुमार वाढ होणे ( संकट, कडे, मूळ, दुःख, रोपटा वगैरेची ) ' मुलगा उकरड्यासारखा वाढो ! '

**उकरणे**—उ.क्रि. १ खरवडणे; कोरणे; खणणे; पोखरणे; खवणे ( उंदीर, घुशी वगैरे जमीन कोरून काढतात त्याप्रमाणे ). २ जमीन किंवा एखाद्या वस्तूवर खोदणे, कोरणे; ( नख, दांत, शस्त्र, इ च्या टोंकानें ) कोरून काढणे; खांचा पाडणे. ३ एखादी गोष्ट मुद्दाम पुन्हां उपस्थित करणे; कलह उपस्थित करणे; भांडणाचे मूळ पुन्हां वर काढणे. ४ खुबीदार प्रभानें खरी हकीकत एखाद्याच्या तोंडांतून बाहेर काढणे; उकलून काढणे ही शब्दयोजना वरील अर्थ ३ व ४ यथे वापरतात. —अ.क्रि. ( प्रा. ) भितीचा गिलावा, भांड्याचे कीट वगैरे सुदन येणे; भांड्यांना लागलेले अन्न भिजून निघण्याजोगें सैल होणे. [ सं. उत्+कृ ]

**उकरमणे**—अ.क्रि. तवा वगैरेवरील खरवड, जळका अंश, त्रपल्या वगैरे दूर होणे; भांडें, वस्त्र वगैरेचे पापुदे, मळ वगैरे सुदन येणे. [ उकरणे अप. ]

**उकराई**—स्त्री. खोदकाम करण्यास ( उकरण्यास ) लागलेला खर्च; खोदकाम.

**उकरी**, **उकरीड**—उकरडा, उकिरडा पहा.

**उकरीव**—वि. उकलून काढलेला; ओरखाडलेला; कोरलेला; पोखरलेला; खवलेला.

**उकल**—पु. १ उलगाडा; गूढ गोष्टीचे स्पष्टीकरण. ' या सोपिया योगस्थिती । उकल देखिला गा बहुती । '—द्वा ६. ३७७.

‘या गोष्टीचा उकल एक हरीच जाणे.’ ‘मला त्याचा काही उकला होत नाही.’—सूर्यग्रहण १९. २ उमज; खूलासा; बोध. ‘इत्यादि कर्माचा उकल। होय ऐसें बोलों पाहतो बोल।’—यथा ४.४१६. [ सं. उत्कल=सोडविणें, मोकळें करणें ]

**उकलणें**—उ.क्रि. १ सैल करणें; उलगाडा करणें; गुंतागुंत काढणें; मोकळा करणें. ‘देव्हडियां वेणिजां उकलैलियां। उधवटां गांठीं सूटलियां।’—शिष्ट ७१६. ‘सावध व्हा कंठीं यमपाश कमे घालितां अहा! उकला।’—मोसभा ५.११. २ फोडून निराळें करणें; दुफळी करणें; फोडणें; चिरणें; निराळा करणें; (गो.) उकलास पहा. ३ (ल.) विवरण करणें; स्पष्ट करणें; फोड करून सांगणें. ‘उकलें जाणे अंतर। प्राणीमात्राचें।—दा १८.७.१२. ४ सुटका करणें; मुक्त करणें. ‘संसारिं गुंतोने काये। उकलवी गेमें हृदये। तो सत्व-गुण।’—दा २.७.४२. —अक्रि. १ स्पष्ट होणें; उघडणें; मोकळी होणें; सुटणें. ‘अंगीं उटी दिसे सुटाळ। कीं इंद्रविब उकलले निर्मळ।’—ह ७.११. २ उलणें; उमलणें (जमीन, फूल, कळी, दांत वगैरे). ‘उकलतेनि उन्मसे। प्रज्ञाकुशलतेचि तिखें।’—श १५. १८५. [ सं. उत्कल ]

**उकलणें**—न. (विणकाम) रेशीम वगैरे उकलण्याची आटणी.

**उकलाउकल**—स्त्री. पुनःपुन्हा सोडवांध; घडामोड; विचार न करतां करणें व पुनः मोडणें. [ उकल त्रि. ]

**उकलास**—पु. (गो.) दवाच्या नांवें निराळा राखून ठेवलेला भाग; संकल्प. [ उकलणें ]

**उकलीव**—वि. १ सुटलेला; उलगाडलेला; सोडविलेला; मोकळा केलेला. २ उमललेला; विकास पावलेला. ३ तडकलेला; उतटलेला, उल्लेला. ४ स्पष्ट, साफ केलेला. ५ घडी मोडलेले (कापड वगैरे.) [ उकलणें ]

**उकलण उकवीण**—न. १ (कों.) जखमेंतील कीड (किवण) नाहीशी करणारा मंत्र. २ तो मंत्र म्हणण्याचा विधि, प्रयोग. [ सं. कृमि+ व्रण; म. किवण; उ+किवण ]

**उकवणें**—उकावणें पहा.

**उकशी**—स्त्री. एक लहान रागशुभ्रप.

**उकसणें**—उक्रि. (राजा) १ अस्ताव्यस्त करणें. उकसटणें पहा. २ (ना.) खरचटणें. [ सं. उत्+कृप्=वर ओढून काढणें, ओढणें; फाडणें; प्रा. उककरिस; प्रा. उकसस? ]

**उकसावुकशीं—सां—सीं**—क्रि.वि. ओकसावोकशी पहा. ‘प्रेम-पान्हा फुटला देवकीशीं। क्षणक्षणां विलोकी हरिमुखानी। मागुती धरी हृदयासी। उकसावुकशीं स्फुटत ॥’—ह १९.१८८. ‘आसुने सांडी उकसावुकसा। धांव महेशा धावण्या ॥’—कथा १४.८.१५६.

**उकळ**—स्त्री. १ कढ. उकळीपहा. २ काढा; उकाळा पहा. [ सं. उत्+कळ; का. उक्रिसु. ]

**उकळणें**—अक्रि. रटरटा शिजणें; अधण येण; बुडबुडे उत्पन्न होणें; खदखदणें; गुदगुदणें; उसळणें; सळसळणें; कढणें; कढ येणें; —उक्रि. शिजविणें; कढविणें; काढा करणें; अर्क काढणें; उकाळी काढणें. [ सं. उत्+कळ ]

**उकळणें**—उक्रि. (पैसा, अन्न भिक्षा वगैरे) वसूल करणें; गोळा करणें; लुबाडणें; उपटणें. ‘कवडें उकळीं मृतळीं’—शिष्ट १६२. म्ह० घुसळतीपेक्षां उकळतीच घरीं फार. [ उकळ ]

**उकळा**—पु. १ लोकांकडून हक्कदारानें किंवा कुळांकडून सावकारानें गोळा केलेली बाकी, वसुली; उगरण. २ भीक मागून जमा केलेला संग्रह. ३ दुसऱ्याकडून उपटलेला जिन्नस, वस्तु. [ उकळणें ]

**उकळित**—उकळीत पहा.

**उकळी**—स्त्री. १ उकळण्याची क्रिया; कढ; अधण. ( कि० फुटणें; येणें ). २ उमाळा; उत्कट इच्छा; उत्कटा; आंच. ‘ब्रह्मा उपजला नाभिकमळीं। त्याच्या मनीं सृष्टीची उकळी। म्हणोनि प्रथम पुत्र मानस उपजले’—यथादी १०.१५७. ३ प्रेम, दुःख, राग इत्यादि मनोविकारांचा उत्रक किंवा भरतें येणें; उमाळा. (कि० फुटणें; येणें). ‘रामकृष्णरंगीं रसना रंगली। अमृतउकळी नाम तुझें।’—तुणा २५०२. ४ बाहणारें पाणी अडलें असतां होणारी अवस्था; लाटा; पाण्याची खळबळ. ‘वळणें वांकणें भोंवरें। उकळया तरंग झेरें।’—दा ११.७.३. [ सं. उत्+कळ; उत्कलिका ]

**उकळीत**—स्त्री.न. १ येणें असलेल्या पैशांची उगवणी; वसूल केलेली रकम. २ भीक मागून मिळविलेला जिन्नस. ३ विका-वयाकरितां आणलेल्या बागाईत किंवा किराणा मालावर ऐनमालाच्या रूपानें वसूल केलेली (शेखदारानें) रकम; करवसुली. ४ पाटलांन रयतेकडून वसूल केलेला सरकारी सारा. ५ धरिक-च्यांना प्रत्येक हप्त्याची जी येणें रकम असेल त्या बाबतीत पाठविलेला फिरता हुकूम, याद, दिशेबाचा कागद अगर स्मरण. [ सं. उत्कळ ]

**उकळेगिरी**—स्त्री. लुटाळट; लुबाडणें; दरोडा.

**उका**—स्त्री. १ उल्का; तुटणारा तारा. २ टिणगी. ‘नीगती अमीचीया उका’—उषा ११२५. [ सं. उल्का; प्रा. उक्का ]

**उंका**—वि. (कों.) (विरु.) ओंका. उघडा; नागडा; हीन.

**उकाहती**—स्त्री. उकळीत; लुटाळट. ‘ह्या मुलखांत आपली उकाहती कियायतशीर होईल असें त्यास वाटले.’—कोकि. १३४. [ उकळणें ]

**उकाडा**—पु. रतीव (दूध, भाजी, दळण वगैरे) रोज नियमितपणें घ्यावयाची पद्धति, रीत; नियमित वेळीं रकमा देणें, हसे देणें.

**उकाडा**—पु. १ अतिशय उष्मा, गर्मी. २ (सोनारी धंदा) भांड्यांना, अलंकारांना उजळा देण्याकरतां जें चिच, लिंबाचा रस,



अँसिड (तेजाप) किंवा इतर अम्ल पदार्थ आणि मीठ बगैरेचें कळवून मिश्रण करतात तें. ( कि० देणें; करणें ). **उकाड्याचें तेल**—न. (सोनारी धंदा) सल्फ्युरिक अँसिड उकाड्यासाठीं वापरतात म्हणून त्याचा पर्याय वाचक शब्द. [ सं. उत्+क्वब् ]

**उकारमात्रा**—स्त्री. प्रणवाची ( अ, उ, म यांपैकीं ) दुसरी मात्रा.

**उकाल**—पु. १ निवाडा. २ सुटका; वेगळे होणें; निसटणें; मुक्तता. ३ स्पष्टपणें दिसून येणें; बाहेर पडणें. ४ ( प्र. ) उकाला. आजारांतून उठणें; आराम वाटणें ( कि० पडणें; होणें. ) [ उकळणें ]

**उकावणें**—क्रि. १ वर येणें; चढणें; उंच होणें. 'मम मनीं उगलाचि उकावसी'—दावि १३२. २ इरेस पेटणें; भरीस पडणें. 'वदे भद्र नृपापुढें उकावला चढोवढें'—बसवकृत महाबळचरित्र ६ [ सं. उत्+क्म=वर चढणें; का. उक्कु=चढणें ]

**उकावारी**—वि. ( गो. ) १ उपरी कूळ; स्थायिक नसलेला. २ कांहीं शिक्षक न टाकणारा; उधळ्या.

**उकासु**—पु. प्रवासी. -शर

**उकाळ**—पु. १ काढा. २ नेम चुकून फुकट गेलेला तोफेचा गोळा. [ उकळणें ]

**उकाळ**—पु. १ निवाडा; निकाल. २ उखाळ पहा. [ म. उकळणें ]

**उकाळा**—पु. १ उकळी. २ काढा. ३ कांहीं अम्ल पदार्थ, क्षार किंवा मीठ, तांब्याचा तुकडा बगैरे घालून उकळलेले पाणी; हें विष खाळेल्या माणसास उलटी होण्यास देतात. ४ गांवांतील हक्क दाराचा हक्क वसूल करणें. खेड्यांतील बाजारांत येणाऱ्या जिन्नसावर हक्कदारांचा ( बचकर भर घेण्याचा ) असलेला हक्क. ५ येण असलेल्या पैशांची उगवणी, वसुली. [ उकळणें ]

**उकिडवा**—वि. टांचा टिरीशी व गुडवे पोटाशी येतील अशा प्रकारें जमिनीवर पावले टेंकून वसलेला ( माणूस ); उकिरडा [ सं. उत्कटक-उकडभ-उकडय-उकिडव-वा -राजवाडे, भाअ १८३४ सिं. ओकिडु ]

**उकिरडा**—पु. १ केर टाकण्याची जागा; केराचा ढीग. २ उकिरड्यावरची राख (बागेच्या खतासाठीं). [ सं. उत्+कृ, उत्किर प्रा. उकरड ] **म्ह०** कुंभाराचें गाढव उकिरड्यावर आल्यावांचून कां राहणार? **उकिरड्यावरचा शेणगोटा**—कुचकामाचा; निरुप योगी. 'आम्ही काय उकिरड्यावरचा शेणगोटा'—हंप ६१. **० फुंकणें**—१ दारिद्र्यामुळें धुद्र लाभासाठीं भटकणें. 'तू आतां विधा करीत नाहीस! मोटेपणीं उकिरडे फुंकणार कीं काय?'—२ वेदयागमन करणें 'बाहेर जाऊन दहा उकिरडे फुंकून येतील'—बाय २. १.

**उकिरडी भाजी**—स्त्री. हलक्या प्रतीची (उकिरड्यावर उगवणारी ) माठाच्या जातीची भाजी.

**उकिरखळ्या**—स्त्री. अव पोपडे; उकीर पहा. 'जमीनीच्या उकिरखळ्या...'—सूर्योदय १८४. उखरवळी पहा. [ उकीर+वळी ]

**उंकी**—स्त्री. पाजणी, मागावर विणण्याकरितां खळ देऊन तयार केलेले उमे धागे. [ का. उंकी, उंके ]

**उकीर**—पु. १ उकरून काढलेली माती (घस, उंदीर इ० नीं); उकरलेल्या मातीचा ढीग. 'घुसी उंदरांसी ठेउनी मंचकीं। काय उकीर शेखी काढितीना।'—ब ५३८. २ ओल्या जमिनीवर शेण बगैरे पडून त्याचे निघणारे पोपडे; उखळलेली जमीन. ३ डोळ्यांतील पू, घाण. ४ (सामा.) उकिरडा; कचरा. 'उत्पात विविध होती मणिकांचनमय सभेतहि उकीर।'—मोमौसल १. २६. [ सं. उत्+कृ; उत्किर; प्रा. उकेर ]

**उकुडवा**—उकिडवा पहा.

**उक्त**—वि. बोललेले; म्हटलेले; सांगितलेले. सामाशब्द-तदुक्त; मदुक्त; ईश्वरोक्त. 'तरी आतां जाण म्यांचि उक्त दोन्ही।—ज्ञा ३.३४. [ सं. ] २ प्रकट; व्यक्त. **० निर्वाह**—पु. बोललेले करणें; वचन पाळणें; आपले शब्द कायम ठेवणें. **० निर्वाही**—वि. बोललेले करणारा; वचन पाळणारा; आपले बोलणें खरें करून दाखविणारा.

**उक्ता-की-क्त**—क्रि.वि. वजन, माप, न करतां राशीवारी (केलेली खरेदी किंवा विक्री); घाऊक; ठोकळ; मोघम (आकार). २ मक्त्यानें अगर खेपेवारी किंवा केलेल्या कामाप्रमाणें (दिलेली मजुरी); खंडानें (दिलेली जमीन). ३ सरसकट; सरळें, मोजकें. [ सं. वच्-उक्त; का वट; का. ता. तेलयु, तुळु, ओट्ट=रास. ]

**० माप**—न. ठोकळ, अंदाजी माप.

**उक्ति**—स्त्री. १ भाषण; वचन; वाक्य; बोलणें. [ सं. ] 'तैसें व्यासोक्तितेजें धवकित सकळ।'—ज्ञा १.४१. २ वचनरूप प्रमाण; म्हण; सुभाषित.

**उक्ति**—स्त्री. युक्ति. 'आपण होता तेथें। नेऊनि त्या प्रेमकांतें' उक्ति प्रयुक्ति त्यातें। प्रेमसंलुप्त करोनी।—रास १.३७. [ युक्ति अप. ]

**उक्ति, ओक्ती**—स्त्री (कों.) एका लांब काठीस एका बाजूस जड दगड व दुसऱ्या बाजूस भांडें लावून विहिरींतून पाणी काढण्यासाठीं केलेले साधन. [ सं. उत्क्षिप्त; प्रा. उक्खित=वर फेकलेले ] **उक्ते**—वि. (गो.) १ उघडें; रिकामें. 'उक्त्या वैलावर गोणी' २ कापलेले. [ सं. उत्कृत; प्रा. उक्कित ]

**उक्कडा**—( व. ) उकिरडा पहा.

**उक्कदा-क्स्ता-बुकशी-बोकशी**—ओक्साबोक्सी पहा.

**उखई**—स्त्री. फजिती; उपहास; धटा, चेष्टा झालेली स्थिति; उघडकीस येणें; बाहेर येणें. [ सं. उत्+खिद् ]

**उखका**—पु. भावार्थ; कर्तव्यार्थ. -ईको

**उखटणें**—सक्रि. (माण.) ढलपे काढणें; उखडणें. [ सं. उत्+कृत्=कापणें ]

**उखडणें**—उक्रि. १ उखणणें; खणून काढणें; उखळणें; मुळासकट उपदन काढणें, २ (ल.) काढून देणें; घालवून देणें; उच्चाटन करणें (कामावरून, जागेवरून). ३ रागावणें. 'तो जेव्हां असें बोलला तेव्हां मात्र मी उखडलों.' [ सं. उत्+खन् ]

**उखडंपट्टी**—स्त्री. (व.) १ उखळबांगडी; हुकालपट्टी. २ ताशेरा. भोसडपट्टी; हुजेरी; रागावून बोलणें; निर्भत्सना. [ उखडणें ]

**उखंडा**—वि. (व.) उघडा; अनाच्छादित. 'उखंडया बाजेवर बसला.' (गो.) उक्तें.

**उखडया**—पु. (जुमरी) माशाची एक जात; यांचे शरीर लहान व डोकें मोठें असतें. हा नदी-ओढ्यांत सांपडतो. 'ओढ्यांत उखडया मिळाला.'

**उखणणें**—सक्रि. खणून काढणें (तक्तपोशी, जमीन, गच्ची, जमिनीचा तुकडा इ०); उखळणें. [ सं. उत्+खन्; प्रा. उक्खण ]

**उखता-तें-उख्याचा**—(प्र) उक्ता पहा. 'भक्तीची जोडी ते उखत्याचिसाठी. उणें पुरें तुटी तेथे नाही.'—तुगा २०९८. 'जो वितो (जीविता) तो माझा पिता. उखता तो उखत्याचा.'—तुगा ३८११.

**उखर**—वि. लागवड होत नाही अशी मालवट जमीन; रेंताड, डोंगराल जमीन; बरड. 'कृषीवल पेरणी करी. भूमीपाडें पिकती घुमरी। अंकुरेना क्षितितळीं उखरीं। तें बीज निर्धारी अतिशुद्ध।'—एभा ११.१०३१. 'मेघवृष्टि येथे होते अनिवार। जिन्हाळ्या उखर लाभ नाड।'—तुगा ३४४०. [ सं. उखर ]

**उखरडें**—न. १ समुदाय; सैन्य. 'तें देखौनि पातलें उखरडें। यादवांचें'—दिसु ९६५. [ सं. उत्कर प्रा. उकर=समुह ]

**उखरणें, उखरींच**—उकरणे उकरींच पहा.

**उखरवळी, उखरी**—स्त्री. पापुद्रा; ढलपा; पोपडा; खपली; कवचीचा अल्हा तुकडा; कोशेदा; खवली; खरपुडी; उकीर, उक्रिस्वळ्या पहा. [ सं. उत्+कृ ]

**उखरवा**—पु. गुंताडा. 'परी अधीन कां नागवें। हेंचि कैसेनि जाणवें। गुणांचिथे उखरवे। माजीं असतां।'—झा १४. ३२५.

**उखरवाखर, उखरावाखर, उखरपाखर, उखरवखर**—वि. १ खाखर; खडबडीत; उंचखळ; खोल खड्डे असलेली (जमीन, पृष्ठभाग वगैरे). २ अस्ताव्यस्त; न लावलेले; चिचडलेले (कागद)

**उखलणी**—वखरणी, उखळणें पहा. 'सेताचे उखलणीस नांगर ३ एकूण.'—मसाप २.६६.

**उखळणें**—क्रि. (खा.) वर उखळणें. [ सं. उखळणें ]

**उखळाड**—स्त्री. (कों.) उचळणें आणि ठेवणें; काढणें-घालणें; हल्लाहल्ल; काढवाल; हल्लणें आणि ठेवणें; अस्ताव्यस्त करणें. [ उखळणें=उचळणें आणि बसवणें ]

**उखलाशी**—वि. (कर.) हंगामी; कायम न टिकणारा; काढून टाकतां येण्याजोगा. [ उखळणें+असा ]

**उखळ**—न. कांडण्या-सडण्यासाठीं दगड खोदून अगूर लांकडाचा आंडा पोखरून जो खोलमट भाग करतात तो. 'पीठु करणै एकें वेळें, उखळीं वसुंधरेचा ॥'—शिशु ९१४. 'उखळांत घालून करी कांडण। आपल्या करें मज देखतां।' 'उखळ रोंबिले धर्मशाळे। भलती कांडी भलत्या वेळे ॥'—सुरंशु ४१३. [ सं. उल्लखल; प्रा. उक्खल; तुल० का. होरळु-उरळु=ल्वंडणें+कल्लु=दगड वरकल्ल ] **पांढरें होणें**—वैभव प्राप्त होणें; नशीब उघडणें; अमृप द्रव्य मिळणें (गरीबाच्या घरीं उखळाळा कांहीं काम नसतें तेव्हां तें पांढरें असत नाहीं यावरून). (एखाद्याच्या ) **बेंबीचें उखळ होणें**—चमचमीत खाय पेथे मिळाल्यामुळे दोंद सुटणें, (बेंबी उखळासारखी खोल होणें); शरीर पुष्ट होणें. **मुसळाशीं गांठ पडणें**—आंडणाच्या व झगडणाच्या माणसाचा सहवास घडणें. वाकप्रचार— उखळांत घातला असतां सतरा घाव चुकविणारा= घालमेल, अफरातफर करणारा; कोणाच्या तावडींत न सांपडणारा, अर्थात द्वाड माणूस. **उखळांत डोकें घालणें, देणें**—जीव अतिशय धोक्यांत घालणें; संकट, अर्थथे गुदरण्याच्या स्थितीत असणें, जाणें. **म्हणें** उखळांत डोकें घातरायावर मुसळाला कोण भितो= स्वतः पत्करलेल्या साहसाचे परिणाम भोगावयास न कचरणें.

**उखळ, उखळणी**—स्त्री. जमीनीची पहिली नांगरणी. फाळणी. [ सं. उत्खनन, उत्स्खलन ]

**उखळण**—स्त्री. फार वापर पडून खराब झालेली, भेगा पडलेली अशी जमीन, जागा यांची अवस्था; खडबडीत पृष्ठभाग (शेणानें सारवलेली जमीन, फरशी, तक्तपोशी वगैरे). [ उखळणें ]

**उखळणी**—स्त्री. (जमीन) उखळणें; खणून काढणें; मोडणें; तोडणें; तुकडे करणें; केलें त्याच्या उलट करणें. [ सं. उखळणें ]

**उखळणें**—उक्रि. १ पहिल्यानें शेत नांगरणें; फाळणें (जमीन); उकरणें; खणणें. २ उलगडणें; काढणें; मोडणें; निखळून टाकणें; उपदन काढणें (स्कू, खिले, अडसर, पाय, हात, यंत्राचे भाग इ०). 'तों रावणाचा उखळला हस्त। शन्न पडिले धरणीवरि ॥' 'उखळीन ईश्वराच्या हरिच्याहि महाभयावह रदासा'—मोउद्योग ११.११७. ३ (ल.) उच्चाटण करणें (स्थान, नोकरी यावरून); निमूलन करणें; हांकलणें; नाहीस करणें. 'उखळा धर्मास म्हणसि तरि म्हणसिल बालिशा नभा उखळा।'—मोभीष्म ७.४३. ४ (ल.) उघडणें; पराभव करणें. ५ फोडणें; फाडणें; विलास करणें. 'तयानें लाखोटा उखळुनि असें जे उकळिलें।'—साहू ५.८३. —अक्रि. सैल होणें; तुकडे पडणें; (यंत्र वगैरेचे भाग) वेगळे होणें. [ सं. उत्+स्खलन ]

**उखळ (ळा) बेर**—स्त्री. १ पहिली व दुसरी नांगरणी; एकदां आडवें व एकदां उभें नांगरणें. २ उखाळ्यापाखाळ्या; उखळबेरीज. 'या उखळबेऱ्या काढीत बसण्यांत कांहीं अर्थ नाही.'—टि १.४१५. [ उखळणे=पहिली नांगरणी करणे+बेरणे=दुसरी (आडवी) नांगरणी करणे ]

**उखळबेरीज, उखळापाखळ**—स्त्री. एखाद्याचें दुष्कृत्य उजेडांत आणणें; एखाद्याचें दोषाविष्करण करणें; टवाळकी करणें टोमणे मारणें; उखाळी. ( किं० काढणें ).

**उखळाउखळ**—स्त्री. ( एखाद्या यंत्राचे अवयव ) विस्कटणें; उलगाडून टाकणें; मोकळे करणें; काढपाल करणें; मोडतोड, तुकटे करणें. [ उखळ द्वि. ]

**उखळी**—स्त्री. १ डमरूच्या आकाराचें लांकडी-दगडी उखळ (पोहे, तांदूळ इ० कांडण्यासाठीं). २ भोंवरा; आवर्त; गरम फिरणारें पाणी. ३ उंसाच्या चरकाच्या खुंट्याचें आंख ज्यांत फिरतात ती; (ओतकाम) चरकांतील नराच्या डोक्यावरील खोबळा बसविण्याचें साधन. ४ ( व. ) दाराचें कुंसुं फिरण्यासाठीं केलेली खोबण. 'कावड (दार) उखळीतून निघाले तें बरोबर कर.' ० व लाटसांधा—खोबण व आंत फिरणारी लाट, अशा तऱ्हेचा सांधा उ० खांथाचें पोकळ.हाड व त्यांत दंड्याचें हाड यांचा सांधा

**उखळ्या**—वि. ( मधला टक्का निघून उखळाप्रमाणें ) खांचा पडलेला ( नाणें, पैसा, रुपया ).

**उखा**—स्त्री. १ प्रातःकाल; पहाट; सकाळ; उपःकाल. 'करी साधुहृदयाराउळीं। मंगळ उखा।'—ज्ञा ५.१४२. २ उपा; बाणा सुरकन्या; अनिरुद्धाची पत्नी. 'उखाहरण पुण्यपावना एकावें चित्त देउन।'—माणें. [ सं. उपस ]

**उखाडपछाड**—स्त्री. ( हिं. ) पराकाष्ठेचे भ्रम, मेहनत; उप ध्याप; यातायात; दगदग. [ उखडणें+पछाडणें ]

**उखाडे चारणें**—क्रि. वडवणें; टोकणें. 'पोतदाराचें आपल्या मंडळींस त्यांना धरण्यास सांगितले, दोधादोधांनीं एकेकास धरून उखाडे चारले.'—व्यायाम मासिक १५.१.२३.

**उखाणा**—पु. आहणा पहा. १ कोडें; कूटप्रथ. उ० परडी भर फुलें तुझ्यानें मोजवेनात माझ्यानें मोजवेनात. उत्तर तां २ गुप्त, गूढ अर्थाची म्हण; वचन. ३ बायकोचें किंवा नवऱ्याचें नांव घेतांना भायचा एक अलंकार योजतात तो; पद्यात्मक नांव घेणें. ४ लमांत बंधूवरांकडील बायका परस्परांना लागतील अशीं गमतीदार यमकात्मक वाक्यें रचून म्हणतात तो; (शामा.) यमकयुक्त टोमणे मारणें. नाशकास थावण शुद्ध षष्ठीस नदीच्या दोन्ही काठांवर जमून हातांत मुसळें वपैरे घेऊन एका काठावरच्या बायका विरुद्ध काठावरच्यांना शिष्या देतात. पुण्याकडे नागपंचमीस असाच कांहीं प्रघात आहे. [ वै. आहनस्या; सं. अःख्यान ? प्रा. आहणा; सि

ओखाण, गु. उखाण ] ० **घेणें**—पतीचें नांव घेतांना त्या नांवाभोंवतीं गोड शब्दांची सजावट करणें. ० **घालणें**—विचारार्थ कूट प्रथ टाकणें; कोडें सांगणें. ० **सांगणें**—उखाणा ओळखणें; जिंकणें.

**उखाणा पांटरा**—पु. कणसाचीं पांटे फुपून कणसे बाहेर पडण्याच्या पूर्वीची स्थिति; शेतांत कणसे येण्याची वेळ. 'शेत उखाण्यापोटऱ्यांत आले.'

**उखाणी**—वि. कूट; कल्पित. —शर.

**उखार**—वि. उथळ; माळवट ( जमीन ) उखर पहा. [ सं. ऊषर ]

**उखार**—पु. कच्छ्या, कोऱ्या रेशमाची खळ. ० **काढणें**—( जतारी धंदा ) कच्छ्या रेशमाचा कडकपणा ( ते पापडवारांत शिजवून ) काढून टाकणें.

**उखारणें**—अक्रि. खळ, खरबरीतपणा नाहीसा होणें; स्वच्छ निघणें. 'नातरी सादनिये भीतरी। वख चूरिजे भायावरी ॥ उखाऱेना तथा बाहेरी। या हेतू ॥'—ज्ञाप्र ८४९. [ उखार+येणें ]

**उखारी**—स्त्री. १ उंसाचा मळा. —शर २ दुकान. —मनको; शर.

**उखाल**—न. ( कों. ) ओंकारी—वांतीचें औषध; काढा; उकाळा पहा. 'तरी उखाळाची मात्रा घेणें।'—गीता २.२०९८. 'दाळ आणी उखाल देती। पथ्य कठीण सांगती।'—दा ३.७.३३. [ सं. उत्स्खलन हिं. उखाल; उखळणें ]

**उखाळी, उखाळीपाखाळी, उखाळीवाखाळी**—स्त्री. वर्म; वैगुण्य; दोष; व्यंग; कमीपणा बाहेर काढणें; वैगुण्य काढून केलेलें भांडण. ( किं० काढणें. ) 'उखाळ्या पाखाळ्या काढोनि भांडावें। वर्दळीस यावें काय त्यांनीं।' [ उखळणें द्वि. ]

**उखि-खी**—वि. मिथ्या; खोटा; वृथा. 'अरिसा आणि मुखीं। मी दिसें हें उखी ॥'—अमृ २.६५. —पु. मिथ्याभास. 'जो भवऱुजु जाणें। उखि ऐसा ॥'—ज्ञा १५.१४३.

**उखित-ता**—पु. आगतुक; वाटसरू. 'अहो जीक एथ उखिता। वस्ती करूं वांटे जातां।'—ज्ञा १३.३८. —वि. १ उदासीन. २ उपरी. 'उखिता जैसा विढारीं।'—ज्ञा १३.५९३. 'हेतू ठेवून परमार्थां। देही वस्तीकरूं जेवीं उखिता।'—एभा ९.२५५. [ सं. उषित ( वसू )=राहिलेला ( तात्पुरता. ) ] **उखिति क्रिया**—स्त्री. उदासीनपणें ( ब्रह्मार्पण बुद्धीनें ) केलेली क्रिया.

**उखिता-ते**—क्रि.वि. ( प्र. ) उक्ता, १ एकंदर; सगळें; अवघें; सर्व. 'तेणें मज आपुलें पोसणें केलें। कीं विकत घेतलें उखि-तेचि।'—एभा २३.७०८. 'उखितांच एकसरें चित्तें। मनींहुनि विटे विषयांतें।'—एभा २९.५५८. २ बक्षिस; उचित. 'दासीचा पाहुणे उखीतें। धणीं दंडेल अपुल्या हातें।'—नुगा ७००. [ सं. उक्त ( वच् ) ]

**उखिरवाखिर, उखीरवाखीर**—वि. उखरवाखर पहा.

**उखिविखी**—स्त्री. चर्चा; वादविवाद; उज्झापोह. 'हे बहु उखि-विखी। कर्षीं केली नैमिषीं।'—ज्ञा १३.६६. 'नाग वायु राहोनि

मस्तकीं। अनाहतध्वनीची करी उखिविखी। कूर्म वायु श्रोत्रां राहोनि सम्यकीं। करी शब्दाधिकरण । 'स्वादि ९.३.४३. [ सं. उह्=चर्चा करणे ]

**उखी**—स्त्री. १ उठवणी; मरगळ; निर्जीवपणा. २ (ल.) हुकालपटी; नाश. 'जेथ अहंकारा उखी जाहली।' —झा १३.५३०. [ सं. उह्=दुःख देणे; किंवा उत्+खिद् ] **०होणे**—यकणे; मरगळणे. —हंको. **०करणे**—( व. ) निंदा करणे; वोज उडविणे.

**उखी**—वि. खोटे; मिथ्या. उखि पहा. 'येणेही वोलें जाणावी। अज्ञान उखी।' —अमृ ७.५४.

**उखीर**—बरड जमीन; उखर पहा. 'जिकडील अत्यंत सुपीक देश सरासरी इकडच्या उखीर जमीनीवरोवर, ...ही केवटी मौज आहे!' —नि ५८६.

**उखेड**—पु. ( हिं. ) (कुस्ती) जोडीवास्याच्या चड्डीत जांयाड्याजवळ किंवा माडीवर धरून आपल्या दुसऱ्या हातानें जोडीदाराच्या सुंड्या वर धरून आपल्या छातीच्या झोकानें जोडीदारास वर उचलून खाली चीत पाडणे. ( कुस्तीतला एक डाव. ) [ उखडणे. उखाड ]

**उखेंडी**—स्त्री. श्रम; कष्ट; सायास. उखाड पछाड पहा. 'भण-ओनि आपणेयां उखेंडीन पडे। जीतु शिष्ट्याळ हातां चढें।' —शिष्ट्य ४९०. [ सं. उत्+खिद् ]

**उख्ता-खते**—उक्ता-उक्ते पहा.

**उगळ**—पु. उगम; उगवतें स्थान. 'जे वेदांचा उगळ।' —ऋ १. [ सं. उद्गम; प्रा. उगम ]

**उगऊन देणे**—सकि. स्पष्ट करून सांगणे. 'म्यां, काय, मातें उगऊन घावें।' —सारुह ७.१७२. [ सं. उद्गम ]

**उगटिल्ले**—वि. नीट उघडलेले; ( साल जाऊन ) स्वच्छ झालेले ( धान्य इ० ). 'सुर्पां तोंचि पाहें धड उगटिल्ले। नव्हता नासिल्ले जग झोडी।' —तुगा २६१. [ उघडणे; सं. उद्+घट् ]

**उगड, उगंड, उगंडा, उगंडु**—पु. उदार; सुटका. 'पडिल्या तिथे ठापी। मग कल्पार्तीही उगंडु नाही।' —झा १.२६१. 'जयाचेनि संगे जन्मशते उगंडुचि नव्हे गा।' —रास ३.४६०. 'तदपि अमुष्णि तूसा होत नाही उगंडा।' —सारुह ४.८४. [ सं. उद्गम किंवा उद्+घट्; प्रा. उघड; म. उघड ]

**उगडपणे**—क्रि. प्रसिद्धपणे; उघडपणे. 'आपण किस्तु तारकु म्हणुनु उगडपे सांगितले.' —छि २.३६ चा मथळा.

**उगडास**—स्त्री. ( गो. ) आठवण. 'तुवें काम सांगितल्याचो उगडास ना. =तुला काम सांगितल्याची आठवण नाही.' [ सं. उद्+घट्; उगडास=प्रहण करणे? ]

**उगण**—स्त्री. उगवण; फुटणे; देवी, गोंवर इ० बाहेर निघणे, पडणे. [ उगवणे ]

**उगणा**—पु. ( काव्य. ) वयाणा. उगणा पहा.

**उगणे**—क्रि. उगी राहणे. 'तेथें कांत नसे म्हणोनि उगली पावोनिया विस्मया।' —विद्वलकृत २ ( रसमंजरी ५४. [ उगी ]

**उंगणे**—क्रि. ( भिल्ली ) आंघोळ करणे. 'आनें उंगीनें रामा-भोक्ति केतली.' =आणि अंग घुवून रामाची सेवा करी. —भिल्ली भाषा २७. [ सं. अवगाह; प्रा. उग्गाह ]

**उगणे**—अकि. उगवणे; उमलणे. 'दिनमणिक्रिणस्पशित, पंकज उगतीं स्वथेंच हो जेशीं।' —माअक १७२. [ सं. उद्गम् ]

**उगंत**—स्त्री. उत्पत्ति. —शर [ सं. उद्गम् ]

**उगम**—पु. १ उत्पत्तिस्थान; जन्म; उत्पत्ति; वीज; मूळ; २ ( शब्दशः व लक्षणें ), ब्रह्म; आदितत्त्व. 'येक बळाचे निवडले। ते पोहतचि उगमास गेले।' —दा ११.७.१०. ३ नदी निघते तें टिकाण; सरा. [ सं. उद्गम् ]

**उगमगणे उगमणे**—अकि. उगम पावणे. तेजापासून आप-आपापून वर पृथ्वी उगमगी। —पला ८. [ उगम ]

**उगमा**—क्रि. उगा, स्वस्थपणाने; शांतपणे; कांहीं एक न वोलतां. 'पुढें चाले मागे उगमा। नाथ जातसे सवें सवें।' —नव ९.६९. [ उगा ]

**उगरण, उगराणी, उग्राणी**—स्त्री. उगवणी; पैसे वसुली; उधारी गोळा करणे. [ सं. उद्+प्रहण; प्रा. उग्गाहण=तगादा; तुल० ते. का. उग्राणी=उत्पन्न वसूल करणारा ]

**उगराबागरा**—वि. उग्र; क्रूर; रानटी; भयानक; अक्राळ-विक्राळ; खवळलेला; आवेशलेला; भयंकर [ सं. उग्र द्वि. ]

**उगरावणे उगराविणे**—सकि. ( राजा. ) ( विरू. ) उगारणे ( काठी, छडी ) पुढें करणे; दाखविणे; उगारणे पहा.

**उगमुणे**—अकि. ( गो. ) फूल अर्धवट फुलणे, उमलणे, उघडणे, मिटणे. [ सं. उद्+गम्; प्रा. उगम-सं. मूळें, प्रा. मुळ ]

**उगला**—क्रि. १ स्तब्ध; मुकाट्याने; उगीच; निमूट; गप्प; गुपचुप; निवांत; निमूटपणे; तटस्थपणानें 'आनंदें फुगला नसेचि उगला; गाथेय गजें सभे।' —आसी ५५. 'क्षता म्हणे करी उगला। वाग्यापार ये काळी।' —सुआदि २९.१४५. 'बसले कृष्णेसमीप ते उगले। —मोणेधिक ३.१९. २ व्यर्थ; विनाकारण. निरर्थक. 'जन्मुनी उगले कां मरती? —आप ३८. 'हा ग्रंथ म्हणाल उगलीच वाणी। तरी नोहे आहे अमृतसंजीवनी।' —नव ६.५४. [ सं. उद्+गम् ]

**उगव**—पु. १ मूळ; आरंभ; उगम. 'ब्रथाचि झाला जीव। तयासी त्याचा उगव।' —विपु ७.१४३. २ उलगाडा, निकाल 'मुख्य बिब तो मी शिवू। विशद उगवू हा जाण।' —एमा ११. १३८. [ सं. उद्गम् ]

**उगवण**—स्त्री. १ उगण; जोरानें ( देवी, गोंवर वगैरे ) बाहेर निघणे; उफणणे; उतणे; पुरळ; पुरळ. २ प्रहादिकांचा उदय;

उगवणे. ३ नवरात्रांत देवापुढे रुजत घातेलेले धान्य. ४ गुंतागुंत सोडविणे ( गुंतलेल्या दोऱ्याची ); उलगाडा; फोड. [ सं. उद्+गम्; उद्गमन ]

**उगवण-णी-णूक**—स्त्री. १ दिलेले पैसे गोळा करणे; वसुली. उगवाणी. २ वसूल-गोळा केलेले पैसे. -शक १५६५ चा कल्याण ताम्रपत्र. [ सं. उद्+ग्रहण; प्रा. उगगाहण ]

**उगवण-विणे**—उक्ति. आदा होणे; वसूल होणे; वसूल करणे. (पैसे वगैरे). 'मास अखेर रकम जवाहीरखान्यांतून उगवून घ्यावी'—मोप्रदाननियम ( बडोदे ) ४. [ उगवण ]

**उगवणे**—उक्ति. १ ग्रह, नक्षत्रे वगैरे क्षितिजावर येणे; उदय होणे. २ बीजापासून रोप वर येणे; अंकुर फुटणे; प्रादुर्भूत होणे. ३ गोवर, देवी वगैरे दिसें लागणे; उकणणे; उतणे. ४ नजरेस येणे; प्रकाशणे ( बुद्धि, सद्गुण.); कला, विद्या, व्यवहार इ. मध्ये निष्णात होणे. 'हा लिहिण्यामध्ये दोन वर्षीत चांगला उगवला.' ५ उलगाडणे; सुटणे; फोड होणे ( गुंतावळ, गुंतलेला दोरा ), उकळणे; समजाविणे; ओळखणे. 'एकाच्या कैदाडे उगवे बहुतांचे कोडे.' -तुगा २७४. 'आतां हें अवघेचि उगवे। आणी मनास प्रत्यये फावे।' -दा १०.२.१५. 'पहा मे येणे नवल केले। कृष्णदृष्टीच उगवले। ... बिरडे काढिले निजदृष्टी।'—एस्व १६. ७९. ६ उमटणे; दृष्टीस पडणे. ७ प्रकट होणे; उत्पन्न होणे. 'नाना सपें उगवले काळ कर्कोट चालिले।'—दावि ५०१. ८ अडचणीतून मोकळे करणे. 'बाचे मंत्रजप कां अभ्ययन करणे। अथवा गुंतल्यासी शब्दें उगवणे।'—स्वादि ४.३.१५. ९ हिशोबांत जमेच्या व खर्चाच्या रकमांची बरोबरी होणे; तोंडमिळवणी होणे. १० गंध उगाळणे. 'केशर कस्तुरी चंदन उगवा।'—पला १०७. उगविणे पहा. [ सं. उद्गमन; पं. उगणा; तुल० का. उक्किस्, उक्कु ]

**उगवणे**—अक्ति. स्तब्ध होणे. 'परी बोलोनि पार्थ उगवला तेथे।'—गीताचंद्दिका ९. [ उगा ]

**उगवत-ती**—स्त्री. पूर्वे दिशा; प्राची; पूर्व. -क्रि. पूर्वेकडे. [ उगवणे ]

**उगवतामावळता**—पु. ( उगवणारा आणि मावळणारा ) सूर्य. 'तुझे कृत्य उगवत्यामावळत्यास ठाऊक आहे.'

**उगवतामावळतां**—क्रि. सकाळपासून संध्याकाळपर्यंत; दिवसभर. 'हा मुलगा उगवतामावळतां रडतो.'

**उगवला**—स्त्री. उगला; उगी; स्तब्ध. 'मग देव म्हणे राहा उगवले। या बाळें प्राण वांचविले।'—जै ८२. ७९. [ उगा ]

**उगवा, उगवील**—स्त्री. १ दिलेले पैसे गोळा करणे; उगवाणी. २ वसूल केलेले पैसे; वसूल. [ उगवण ]

**उगवान**—स्त्री. [ हेटकरी ] पूर्वदिशा ( नाविक ). उगवत.

**उगविणे**—मक्ति. १ गुंत्यांतून मोकळे करणे; स्पष्ट करणे; फोड करणे. 'सांगितले सर्तीं तुम्हां उगवुनी। गर्मासी येज्नी यमदंबा।'—तुगा १५. २ उल्लेखन दाखविणे 'हें कलम तुम्ही खरें म्हणतां परंतु तुमचे हातचें टांचण आहे त्यांत उगवलेलें नाही.' ३ चढून वर येणे. 'तुम्ही खोळंबा न करतां तर घाट उगवून एवढांन पार गेलों असतो.' ४ ( कों. गो. ) सुड घेणे. ५ संकट निवारणे. 'उगवावया हंसगीत। सुनिश्चित सांगितलें।'—एमा १६. ४२; 'असे वरम सांगून श्रीहरीने उगविले सांकडे'—पला ५४. ६ ( गो. ) केंस विचरणे; गुंता काढणे. 'आगो दिवो लांच्या पयली केंस उगोक सांग.' [ सं. उद्+गम् ]

**उगवितपागवीत**—क्रि. सोईसोईने; थोडे थोडे ( दिलेले पैसे हप्त्याने गोळा करणे ) [ उगविणे ]

**उगवी**—स्त्री. समजूत. 'थेक सांगतां एकचि भावी। उगीच करी गथागोवी। तया वेड्याची उगवी। कोणे करावी।'—दा ९. ६. २९. [ उगवणे ]

**उगवील**—उगवणी पहा.

**उगवू**—पु. उलगाडा; उगव पहा. 'पिंड ब्रह्मांडीचा करोनी उगवू। मग तो अनुभवू होय तुज।'—ब ३२७.

**उगसाबुकसी**—ओकसाबोकसी पहा. 'स्फुंदे यशोदा उगसाबुकसी।'—निगा ३९.

**उगळ**—स्त्री. १ तोंडांतून टाकिलेला पदार्थ; वमन; ओक. ( कि० टाकणे ). ' म्हणतां यमासि गिळिल्या उगळ प्रभु तो कपीश्वर करी सुगळ।'—मोवदरामायण ३२. ' सर्पाने उगळ टाकली.' २ गुरें एकदां खािल्या चारा खंय करण्याकरितां पुन्हां बाहेर काढतात तो; पायाखाली मळलेला, खराब झालेला चारा, वैरण. ३ ( व. ) उंसाच्या अथवा धांड्याच्या गंडेऱ्यांतील रस चोखून घेतल्यानंतर शिळक राहिलेला ( तोंडांतील थुंकून टाकला जाणारा ) चोथा, चोयटी. [ सं. उद्+गू; उद्गिर्; प्रा. उगिगल; बं. उगरेण; हि. उगलना; का. उगि=थुंकणे-उयुळ=थुंकी ]

**उगळ**—पु. पुरळ; पुरळ; उगवण. [ सं. उद्+गू ]

**उगळ**—वि. ( कर. ) मोठा. उ० उगळ अंगरखा. [ सं. उद्+गळ् ] ० सैल—वि. मोठा; सैल ( अंगरखा ).

**उगळणे**—उक्ति. १ उगळणे; घोटणे. २ ( ल. ) क्षिजणे. 'ते मार्गी देहू जरी उगळे'—पला ३. ४. ३ शिस्तीत, ताब्यांत ठेवणे. ४ चारा पायाखाली तुडविणे ( जनावरांने ). ( घासण्याने, उगाळण्याने ) नरम होणे; फुटून जाणे. ५ घुसा होणे. ६ शिस्तीने मऊ करणे, मन्न करणे; ताळ्यावर आणणे. ७ चांगल्या रीतीने प्रवृत्त होणे; सचोटीच्या मार्गावर येणे; सुधारणे; ताळ्यावर येणे, मार्गावर बेंणे; वाईट नाद सुटणे. ' उगळला तर परमेश्वर खटला तर शनिश्वर.' ८ मूळची शक्ति परत येणे ( नवीन बडविलेल्या बैलाच्या बृषणाच्या शिरा पुतेपणीं न मळल्या गेल्यामुळे ); पूर्वावस्था प्राप्त होणे. ९ रडू कोसळणे; द्रवणे. १० अनुकूल होणे; बस

होणे; दया येणें 'बहु दामि दामशते देतादि न विप्र तो बंधे नुगळे ।' -मोक्षी २९.२९. [ सं. उद्+गळ्=गळणें ]

**उगळणें**—उक्ति. १ धुकणें; आंकणें; वाटेर टाकणें; ओकून टाकणें. 'कीं मी तोंड करुनी कानवडे । उगळींन घालीं॥' -ज्ञा १६४४. 'उधवणीचे त्रवीं तोंड । उगळी धुवांचे उभड ।' -ज्ञा १६२९४. 'असो मळशिष्टीने उगळत । आपून टेविला पुर्वेम्हळीं ।' २ टाकणें; त्यागणें; सोडणें. 'उगळिनील अरुणा नुजा । तरीच देह परतेल माजा ।' -मुआदि ५. ८५. ३ (ल.) चोरलेली, दाबलेली, अपहार केलेली, मालमत्ता परत करणें. ४ (ना.) गुप्त गोष्ट फोडणें; प्रकट करणें. 'दोनही विशेष गिळी । ना निविंशापते उगळी ॥' -अमृ ७ १८३. ५ रवंध करणें; चव्बण करणें. [ सं. उद्+गृ-उद्दि; प्रा. उगाल=रवंध. उगिगल नं उगरण; हिं. उगलना; का. उगि=धुकणें ]

**उगळलेला गडी**—पु (माण.) ब्रह्मचर्यव्रतापासून ढळलेला मनुष्य. [ सं. उद्+गळ्. प्रा. उगाल, उगिगल; वं उगरण, हि. उगलना ]

**उगळा**—पु. त्राग; चुराडा, नाश; नासवस. 'गर्भनी तन्हेने उगळा लावावा.' -रा १.३६५.७. [ उगळणें ]

**उगा**—क्रि. १ न बोलतां-हालतां काम करतां; स्वस्थ; गप्प; उगीच; मुक्ताख्याने. 'तंव रज तम उगे । कां पां राहाती ।' -ज्ञा १७.६३. 'आतां नाटके न पाहे । म्हणोनि मी उगा राहे ।' -एभा ९. ४५. 'राहे भीष्म उगा, कीं सोडी तव सुत न दुरभिमानीत ।' -मोभीष्म १२.२८. 'नको छंद घेऊ उगा राहि गोपाळा ।' -कृष्णाचा पाळणा १४. २ न खटपट करतां; विना धंदा किंवा उद्योग. ३ अकारण; अनिमित्त, निष्कारण, जरूरी नसतां. 'उगा लोळसा धोळ मोठा करीतो.' -राक ३६. ४ व्यर्थ; निरर्थक; वे फायदा. 'उगा भ्रमणि वाउगा कसाया युगांत खळ हा केली.' -राला १०६. उगी, उग्या पहा. [ ह. का. उगि=भिणें; का. उके=गप्प ? ]

**उगाई**—स्त्री. उगराणी पहा. 'जीवनराव व्यंकटेश यांस सरकारी घेणें असलेमुळे त्या हुकामची उगाई सप्ततीने वसूल होईल.' -विक्षिप्त ३.९३.

**उगाच, उगीचचेउगीच, उगीचेउगीच**—क्रि. उगा पहा. १ निष्कारण; जरूर नसतां; विनाकारण; व्यर्थ; निरर्थक. 'सत्य धनंजय कर्म रूपे विसतो उगाचि वरि नरसा ।' -मोभीष्म ११. ७२. २ निमूटपणें; विनतकार. 'घेणार तो न ममजोनि उगाच घेतो.' -तल ८७.

**उगाण**—पु. स्पष्टीकरण. [ सं. उद्गमन ]

**उगाणणें**—मक्रि. फोड करून सांगणें; स्पष्ट करणें; उपदेश करणें. 'शास्त्रसिद्धांतु आषवा उगाणिला ।' -ज्ञा १६.४१. [ सं. उद्गमन ]

शको. १. ४३

**उगाणणें**—क्रि १ हिशेब देणें; झाडा देणें. 'परी परमात्मया चक्रवर्ती । उगाणिती जंव हातीं ।' -ज्ञा १८.७४३. ३ अर्पण करणें; हवाची करणें. 'तीं गोपवत्से उगाणलीं । गोपनाथासीं ।' -कथा ४.३ २६५. ४ मुक्त करणें; सोडविणें ( पाप दूकां पासून ); 'उगाणिलीं जन्ममरणें.' ४ लुटणें. 'समेसि राजा उगाणवी । तै मृत्यूची पदवी मस्तका आली ।' -एभा १.२११. ५ धून्य होणें. 'तेथ उगाणलें क्रियाकर्म । लाजा विराले धर्माधर्म ।' -एभा २३. ७००. [ सं. उद्+प्रहण; प्रा. उगाहण ]

**उगाणवा**—पु. लट; नागवण. [ सं. उद्प्रहण ]

**उगाणा-ना**—पु १ दातव्य; वयाणा; विमार. 'आचाराचा उगाणा जी कवणासि दिधला.' -भाए १०९. २ गणना; झाडा; परीक्षा; हिशोब. 'तेथ फळहेतुचा उगाणा । कवणु चाली ।' -ज्ञा ७.१२९. 'नाणी काहीं मना । करुनी पापाचा उगाणा ।' -तुगा ५.५. ३ मुक्तता; सोडवणूक. 'तुवावीण योगिया उगानावेडा कवण करील ।' -भाए १०५. ४ कजांक रकमेनी फेट. 'नोंडमिळवणी 'बहिणी म्हणे मना हेतूंचा उगाणा । करुनि निदाणा पहातमे ।' -व १२९. 'कीं होय उगाणा' -राला ३८. ५ चव; कनि; अनुभव. 'रसतुनीगी उगाणे । घेऊनि जिव्हापर शहाणें ।' -अमृ ६.९०. 'मानावमाना समदश्य उगाणा ।' -दप १६. ६ नाथ; नागवण. 'कोप येताच जाणा । करी उगाणा तपाचा ।' -एभा ४. ७८. २३.६५. ७ **काढणें**—( वायकी ) कोणतेहि धान्य काढतांना अगर कुटतांना उखळांत खाली राहिलेला त्रिसस वरचेवर खालचा वर व वरचा खालीं करणें. [ उद्+प्रहण ]

**उगाणा**—पु. उपदेशपर भाषण; उलगाडा; स्पष्टीकरण. 'नाना प्रभेयांचे उगाणे । काय श्रवणाचेनि आणणें । बोलीं लाहाती ।' -ज्ञा ७.१९८. [ उगवणें ]

**उगाणा**—पु. कारकून; हिशेबनीस; उप्राणी करणारा. 'सरिसा उगाणा कोटी, चांउ बहुवे तैसे निगाले ।' -ऋ १२२. [ सं. उद्-प्रहण; प्रा. उगाहण=तगादा; परत मागणें ]

**उगामुगा**—अ. (खा.) स्वस्थ; बोलल्यावांचून; गपचीप. [ उगा+मुका ]

**उगारणी, उप्राणी**—स्त्री. उगराणी पहा.

**उगारणें**—उक्ति. १ एखाद्यास मारण्याकरितां शस्त्र, काठी, हात वगैरे उचळणें; मारण्याचे अय दाखविणें; धमकावणें. २ पैसे वसूल करणें. ३ फेकणें; ओकणें; मारणें. ४ चाल करून जाणें. 'त्या पौरवासि सोडुनि मौभद्र जयद्रथावरि उगारे ।' -मोद्रोण १ ८५. [ सं. उद्+प्रहण; प्रा. उगाहण ]

**उगाल(ळ)दान**—न. पीकदाणी; तस्त. 'पीकदानिस्तुगाल-दान' -राव्यको [ सं. उद्+गृ; का. उगि=धुकणें; उगुळ्=धुकी+भा. दान; हिं. उगाल दान; सि. ओगावानी ]

**उगावा**—उगवणी पहा.

**उगावागा**—पु. १ स्फटीकरणः सोडवणूक; निकाल; मोकळीक; तड २ वसुल. 'एक म्हणुती व्यवहारिलें धन । त्याचा उगावागा करून येईन ।'—मक ३१.५४. [ उगविणें ]

**उगाळ**—पु. १ तोडांतून टाकलेला पदार्थ; वमन; थुंकी; पीक. 'हडप मी बोलगेन । मीच उगाळ घेईन ।'—ज्ञा १३.४१९. २ (ल.) सरभेसळ; काला; चिवडा; खिचडी ( कागद, पैसे, कपडे वगैरेची ). ३ अव्यवस्थित स्थिति; पसारा. ४ (अलंकारिक) जाळें. [ सं. उद्+गू; का. उगुळु=ओक, थुंकी; सिं. ओगार ]

**उगाळणें**—कि. १ (चंदन वगैरे) घोटणें; घांसणें; वाटणें; वारीक पूड करणें. 'परम मुवास जो मनशील । नो स्वकरें उगाळोनि तात्काळ । निळळीं टिळक रेखिला ।' २ (ल.) वेह झिजविणें (सेवेत, नोकरीत); कष्ट सोसणें. ३ शिक्षेत धरणें; शिस्तोत, शिकवणीत टेवणें; काचांत टेवणें. ४ फिरून फिरून करणें (टारा वगैरे); पुनरुच्चार करणें. तेच तेच करीत, घोळत राहणें. ५ विचविणें; भरविणें; मनावर रसविणें. [ सं. उद्+गळ ]

**उगाळणें**—कि. वांति होणें; ओकणें; थुंकणें. 'तो पुन्हें उगाळी सावकास । जैसा होता तैसाचि ।'—शनि ३६२. [ सं. उद्गीरण; प्रा. उगाल; का. उगि, उगुळ ]

**उगाळा**—पु. १ थुंकी; पीक; चावून टाकलेला विडा. 'तांबुळांचे उगाळ पडिले । मलपावरी ।'—शिशु ७१७. 'उगाळा हातीं झेली ।'—गीता २.२१६२. [ सं. उद्गीरण; का. उगुळ ]

**उगाळा**—पु. घोटलेला, वाटलेला, उगाळलेला पदार्थ; किंवा त्याचे कण. 'सुटीचा उगाळा.' [ उगाळ ]—स्त्री. खडी; दगडाचे बारीक तुकडे (रस्ता करण्याकरितां गन्ची करण्याकरितां, घराच्या पायांत भरण्याकरितां). [ उगाळणें ]

**उगिया**—वि. व्यर्थे; रिकामा; फुकटचा; उगा. उगीच पहा.

**उगी**—किवि. गुपचूप; उगला. उगा पहा. 'वयनीसाहेब, असे उगी बसून आम्ही सोडगार नाहीं.'—रत्नकांत ५.४. (व.) (गाणें) 'उगीउगी, चोळी शिवीन मुगी, लुगडें घेईन लाल साडुन्या जाल.' (रडत असलेल्या मुलीला थट्टें म्हणतात.) **०करणें**—होणें—रडावयाचें धांबविणें; शांत करणें; गण करणें, होणें. 'काय झाले सुयिलेला ! असे म्हणून तिला त्यांनीं युक्तोने क्षणार्धांत उगी केले.'—सुदे ७. **०राहणें**—शांत होणें. 'उगी राहें आतां बहुत वदतां ओष सुकले ।'—साणह ७.९९. [ का. उके=गण, ह. का. उगी—भिणें ]

**उगीच**—किवि. १ गुपचिप; मुकाटयानें. 'चाल उगीच, प्रभूशीं हट करितां पाटशीं कशा लागे ।'—मोसमा ५.८.२ कारणावांचून; प्रयोजनावांचून; व्यर्थे. 'कामाशिवाय उगीच कोणाचे घरीं जाऊं नये.' [ उगी ]

**उगीदुगी**—स्त्री. आगीदुगी पहा. **०ला येणें**—(कर.) चिरडीला येणें. 'उगीच उगीदुगीला कां आलीस ?' **०करणें**—(बायकी) मध्ये तोंड घालणें; रिकाम्या गण्या मारणें; वाता मारणें. २ चहाडी, चुगली करणें.

**उगीर**—वि. (व.) १ उद्वट; रागीट; उग्र स्वरूपाचा; गर्विष्ठ; मगूर; दिमाखाचा; उगारावागरा पहा. २ उग्र वासाचा; कडक. [ सं. उग्र ] **०वाटाणा**—पु. (व.) उद्वट; उगीर. अर्थ १ पहा.

**उग्रम**—पु. उत्पत्ति, बीज, मूल, उद्भवस्थान. उदय पहा. [ सं. उद्गम ]

**उग्रं, उग्रंच**—किवि. निमृटपणें; गण्य, उगी पहा. 'फुन तुमचेनि राणें । जरी अगोंची उगें । तरी आमुचें पोटु फुगें । न बोलतां ।'—शिशु १२८. 'आतां आहें तमी गोटी । उगेंचि मांगा ।'—गीता २.२२६१. २ व्यर्थे; विनाकारण. 'उगेंचि खावें उगेंचि असावें ।'—दा २.६.२७. **०पण**—न. स्तब्धता. 'म्हणुनि करूं लाढे खती । उगेपणाची ।'—ज्ञा १८.८०.

**उगेळें**—किवि. १निवांत; शांतपणें; आवाज, गडबड न करतां; २ आपोआप; सहज; अनयासे. 'जेंम उंचें उदक पडिलें । तें तळवटवरी ये उगेळें ।'—ज्ञा ९.२२८. [ उगी ]

**उग्र**—पु. १ शिव; रुद्र. 'अति दुःसह उग्रान्तेज सकल दुःसहीं हि मदर्नी कीं ।'—मोमीप्स ३.२. २ भेसळ जात; क्षत्रिय वाप व शूद्र आईपासून झालेली प्रजा. -वि. १ भयानक; भीतिदायक (मनुष्य; वस्तु, स्थिति); अकाळविकाळ (चेहरा); भ्यासुर; भयंकर; कर्कश; कटोर (आवाज, बोलणें) घोर; राक्षसी; क्रूर; अतिसुष्ट (कृत्य); तामसी; रागीट (स्वभाव); प्रखर. उग्र सोडिले बाण ।'—मोकरुण ८.२५. ३ उग्रटः तीव्र; अतिशय दुःसह (वास); ज्याचा वास डोक्यांत भरून त्रास होतो असा. [ सं. उग्र. तुल० इ. ओगर=राक्षस ] **०गंध**—वि. ज्याचा वास उग्रट आहे असें.

**उग्रट**—वि. दुःसह, कपाळ दुखूं लागण्यासारखा (वास). 'हें पत्र माझ्या हातीं आल्यापासून या पापी जगाची आणखी उग्रट घाण येऊं लागली आहे.'—सु. ५३. [ सं. उग्र ]

**उग्रटाण, उग्रघाण**—स्त्री. दुर्गंधि; दुःसह वास; घाण. [ उग्रट+घाण ]

**उग्रदंड**—पु. कडक शिक्षा. -वि. कडक शिक्षा करणारा; कांहीं द्यामाया न दाखवितां न्याय देणारा. (न्यायाधीश, अंमलदार, राजा). [ सं. उग्र+दंड ]

**उग्रम**—पु. आरंभ; सुरवात; उग्रम; उत्पत्ति; बीज; मूल, स्रा (एखाद्या कामाचा). [ सं. उद्गम ],

**उग्रम**—पु. जोर; उठाव; झपाटा; वेग; तडाखा; (रोग, पाऊस, वारे वगैरे संबंधाचा); आवेश; क्षोभ. 'पावसाचा उग्रम

मोडल्यावांचून थंडी पडत नाही. 'गळवाचा उप्रम मोडला नाही.' [ सं. उप्र ]

**उप्रस**—वि. उप्रट पहा.

**उप्रा**—स्त्री. विना. (संगीत) एकविसाव्या श्रुतीचे नांव. [ मं. ]

**उप्राणी**—पु. (दक्षिण कानडा) खेडेगांवांतील एक विशिष्ट सरकारी नोकर; पाटील. [ का. उप्राण=सरकारी कोठार ]—स्त्री. वसूली; वसूल करणे. उप्राणी पहा.

**उप्राबागरा**—उप्राबागरा पहा.

**उप्रासन**—न. योगशास्त्रातील एक आसन; पश्चिमोत्तानासनाप्रमाणे डोकें डोंपरावर न टेकतां डोंपरांत भरून शक्य तितकें जमिनीजवळ लावणें, अशा प्रकारचें आसन. —योगशास्त्र. ३४९. [ सं. उप्र+आसन ]

**उप्रटणें**—क्रि. प्रत्यक्ष मांडलें जाणें; उघडणें पहा. 'उयां पाटणीं जें केणें उप्रटें।'—शंके ११२८ चा पाटणचा शिलालेख. [ सं. उद्+घट्=उग्रघट्=उप्रट. ]

**उघटा**—(गो.) उघडा पहा. करडो उघटो कर.

**उघड**—वि. १ स्पष्ट; व्यक्त, उकळलेला 'मनीं आहे तें उघड। बोल पां मुखें।'—ज्ञा ११.४४२. २ स्वच्छ; ढळढळीत; जाहीर; प्रकट; सावैजनिक्त; महेश्वर; गुप्तवेषरहित. ३ दुर्लौकिक झालेले. —स्त्री. १ निरभ्र आकाश; हवा स्वच्छ असणें; उघाडी; उघडीक; पाऊस थांबणें. २ दुर्लौकिक (एखाद्या गोष्टीचा)—क्रि. प्रसिद्ध पणानें; जाहीर रीतीनें (फिरणें, सांगणें, बोलणें). [ सं. उद्+घट्; प्रा. उग्रघड ] **उघडकीस येणें**—परिस्फोट होणें; गुप्त न राहणें; जाहीर होणें **उघडकीस आणणें**—परिस्फोट करणें; प्रसिद्ध करणें; जगजाहीर करणें.

**उघडागांड**—ड्या—वि. नेहमीं शेषती हालविणारा (त्यामुळे ज्याची गांड उघडी पडते तो घोडा, घोड्यांचे एक अशुभ लक्षण).

**उघडझाक**—प—स्त्री. वारंवार उघडणें—झाकणें (दार, पेटी, डोळे, पंख वगैरे), उघडण्या—झाकण्याची क्रिया; आकाशांत ढग येणें—नाहीसि होणें; काडणें घालणें (पडदा वगैरे).

**उघडणें**—उक्रि. १ आच्छादन काडणें; खुलें, मोकळें करणें (पेटी, दार.); उकळणें. २ उघडकीस आणणें, गुप्त गोष्ट फोडणें, प्रगट करणें, प्रसिद्ध करणें. —अक्रि. १ मोकळें—खुलें होणें. २ (पाऊस) थांबणें; ढग नाहीसि होणें; आकाश निरभ्र होणें, (हवा, पाऊस) स्वच्छ होणें. ३ उत्कषेप होणें; उदयास येणें (देव); ऊर्जितदशा येणें. [ सं. उद्घाटनं; प्रा. उग्रघाडण; मि. उघिडणु ]

**उघडदोरा**—पु जे दोर दोहीकडे धरून ओढल असतां बटवा, कसा इत्यादि उघडला जातो असे लावलेले असतात, त्यांपैकीं प्रत्येक; ओढदोरा. [ उघड+दोरा ]

**उघडभावर**—स्त्री. (व.) उघडपणा; कांहीं प्रतिबंध, अडोसा नाही अशी स्थिति. 'घर सांपडले तें असें उघडभावरेंचें, मग सुरक्षितपणा कसा वाटावा.' [ उघड+भाव ]

**उघडमराठी**—उघडीमराठी पहा.

**उघडमाथा**—क्रि.वि. १ उघडपणें; प्रसिद्धपणें; उघडउघड, निःशंकपणें; राजरोस. २ (उप.) निर्लेज्जपणें (फसविणें, उघडकीस आणणें इत्यादि.)

**उघडमीट**—स्त्री. पुनःपुन्हां उघडणें, मिटणें (डोळे, ओठ, फुलें इ०); उघडझाक पहा.

**उघडवाघड**—क्रि.वि. उघडपणें; प्रसिद्धपणें; उघडउघड; स्पष्टपणें. [ उघड द्वि. ]

**उघडवासरा**—वासारा—पु. उघडी, मोकळी जागा; निष्प्रतिबंध जागा किंवा स्थिति. [ उघड+वास ]

**उघडवासन्यात**—क्रि.वि. उघड्या—मोकळ्या जागेंत (मैदानांत, पटांगणांत); चवाठ्यावर; खुल्या हवेंत; हमरस्त्यावर. [ उघड+वास ]

**उघडा**—वि. १ मोकळा; खुला; न झांकलेला; अनाच्छादित. २ स्पष्ट; प्रगट; व्यक्त; विशद; आविर्भूत; स्वतःसिद्ध; ढळढळीत, यूट; गुप्त नव्हे असा. ३ लोकविक्षयात; प्रसिद्ध; महेश्वर; जगजाहीर, सर्व लोकांस माहित असणारा. ४ ज्यास सांभाळ करणारा कोणी नाही असा (पोर, राज्य इ०); 'आईबाप मेल्यापासुन हें पोर उघडें पडलें आहे.' अरक्षित; निराश्रित (स्वध, प्रदश, माणूस). ( कि० पडणें ). ५ मोकळी; स्वच्छ (हवा). ६ अंगांत कपडा न घातलेला; नग्न (कमरेच्या वर); पोशाख नसलेला; फक्त धोतर नेमलेला; केवळ मध्यवृष्टित. 'वा-न्यांत अंगणांत उघडा दिवूं नको.' म्ह० नागव्यापारी उघडा (किंवा उघड्यापारी नागडा) गेला सारी रात्र दिवांन मेला. ७ सवंध नम; नागवा; अगदीं वल्हरीन. 'बा ! ढळतां तिळहि पदर भावी व्यजनासि साग रामा जी । ती खळसभेंत उघडी पडत्ये न पडोनि सागरामाजी ।'—मोसभा ५. ७७. ८ अनाच्छादित; बोडका; बुच्चा; ओका. ९ निर्भीड; स्वैर; दाही दिशा मोकळ्या असलेला. **०करणें**—१ निराश्रित करणें. २ उघडा पाडणें पहा. **०पडणें**—निराश्रित, अनाथ होणें. 'अर्थातच हरणाबाई आपल्या दोन मुलींसह उघडी पडली.'—स्वप ६५. **०पाडणें, उघड्याघर आणणें**—निंदस, उपहासास पात्र करणें; एखाथास चवाठ्यावर आणणें; गुप्त गोष्ट फोडणें, जाहीर करणें; बोभाटा करणें. **उघड्याडोळ्यांनीं**—जाणून बुजून; कटून सवरून. म्ह० १ उघड्या डोळ्यांनीं करावें आणि डोळे मिटून भरावें. २ उघड्या डोळ्यांनीं प्राण जात नाही—भलतीच गोष्ट आपल्या देखत घडत असतां तिचा प्रतिकार



केल्यावांचून आपणास राहवत नाही. **०नागडा - धोत - वंघ - बाग(घ)डा - वाग(घ)ड - सांठ**—वि. १ वखहीन; नम; अंगावर मुळीच काही नसलेला २ आडोसा नमलेली (जागा). ३ आच्छादन-रहित; न झाकलेला (पदार्थ, अन्न) **०बोडका**—वि. १ अंगांत व डोक्याला काही न घातलेला. २ निराश्रित; निराधार. ३ कुटुंब, काळजी, धंदा नसलेला: घरदार नसलेला: ना पर ना दार असा. **०बाळसंतोष**—पु फटिग; सडा. **०माथा**—पु १ धाक, लाज नाही असा मनुष्य, निःशंक, निर्भय, निर्भीड भाणूस (चांगल्या व वाईट अर्थी). 'आम्ही पिटीचे भिक्षुक, आम्हास प्रतिग्रह घेण्याविषयी उघडा माथा आहे.' २(ल.) दोंपविमोचन, निरसन, उजळमाथा—तोंड असणे: निरपराधित्व; आंगपनिगकरण. (होणे) (३ बोळ, निदा, दोष, टपका यापासून अलिप्तता, मुक्ता. (असणे) 'कमविणोने धादळकी केली तर तिला कोण विचारतो, मूळचाच तिचा उघडा माथा.' **०माथ्याने**—क्रि.वि. न कबरता; न लाजता; धीटपणाने **०हिदांत्र**—पु. मगळ, स्वच्छ हिशेव, लवकर नमजणारा हिशेव: पाहिल्यावगेवर डोळ्यांत भरणारा, पटणारा जमाखर्च.

**उघडी**—स्त्री. (कों.) कांजास लावलेले दार. वाधाच्या दार-कर्ता जे उघडझोपीचे दरवाजे ठेवतात ते: (आगरी) पाणी घण्या-मोठण्यामोठी केलेला चुन्याचा किंवा लोंकडी दरवाजा. 'त्याची उघडी मोठी अमल्यामुळे शेतीने पाणी लवकर आटते.' (इं.) फ्लडगेट, म्हुस. [ उघडणे ]

**उघडीक-प**—स्त्री. १ प्रसिद्धि; जाहीर माहिती; परिस्फुटता. 'आपली शास्त्रे लोकास टाऊक व्हावी, कारण तेंणेकरून आपली उघडीक होते.'—नि १०१६ २ उघाड. पाऊस थावणे: उघडावा: स्वच्छ हवा 'पावसाने उघडीप दिली.' [ उघडणे ]

**उघडीमारठी - मन्हाठी**—स्त्री. सरळ, मोकळ्या मनाने केलेले भाषण: प्रामाणिक व्यवहार: सरळ वागणूक: नोन्वी; स्पष्टपणा-स्पष्टवक्तपणा. [ उघडी+मारठी ]

**उघडी मांडी करणे - टाकणे**—क्रि. (मांडी उघडी ठेवणे हे शिशाचारास सोडून आहे यावरून ल.) निर्लेजपणाचे आचरण करणे, बेशरमपणाचे वागणे; अश्लील प्रकार करणे; अनुचित, असभ्य आचरण करणे.

**उघडे परग्रह**—न. अगदी स्पष्ट, उघडउघड दिसणारी गोष्ट, बाब, वस्तु. (अशा उघडपणाबद्दल जेव्हां आश्चर्य वाटते त्यावेळी हा शब्द वापरतात.)

**उघडयावर**—क्रि.वि. १ मोकळ्या जागी: उघड्या जागेत. आंगणांत, चवाठयावर; राबत्याच्या जागी. २ जाहीरपणे: प्रसिद्ध पणे.

**उघराणी**—(बडोदे) उघराणी पहा. 'उघराण्या वंगे करून रकम वसुल करविण्याची योग्य ती तजवीज करतील.'—स्वारी नियम ३८. [ गं. उद्+ग्रहण; गु. उघराणी ]

**उघल**—स्त्री. (कों.) पहिली नांगरट; उखळ. 'जमीन उघल घ्यावयाग नांगर सुमार २५ येकूण.'—मगाप २.१८०. [ उखळ ]

**उघळ**—स्त्री. १ उघळ; जात्यांत दाणे दवून झाल्यावर दळले न गेल्यामुळे छेदत्याच्या मुळाशी राहिलेले धान्य, घांस. २ नवीन जात्यामध्ये प्रथम दळलेले मूठभर धान्य. [ सं. उद्+ग्रह् प्रा. उगाल ]

**उघळणे**—उक्रि. १ जात्यांत राहिलेला घांस, उघळ काडणे. २ नवीन जात्यांत मूठभर धान्य दळणे. [ गं. उद्+ग्रह् ]

**उघळणे**—उक्रि. उगाळणे: अनिश्चय वारीक पुढ करणे. उगळणे पहा.

**उघाडणे**—गक्रि. उघडणे. 'कोणीय निःपरवसा। उघाडली वसंताची दिशा।'—जिउ ८३६ [ ग उद्+घट् ]

**उघाड-डी**—गं. १ पंजन्यकाळाने काही काळ पंजन्य पडून थोडा वेळ तो थावला आहे अशी स्थिति. उघडीक. २ उघडी जागा. 'पगतीमारसे उखळ माडे पडून त्यांत चुन्याचे पाणी घासून उघाडीवर ठेवावे.'—मगडी ६ वे पुस्तक १६६. ३ परिस्फुटता: प्रगटपणा. 'मुलीला. काही खोड होती आणि ती मग उघाडीम आली.'—मोर २०. [ उघड ]

**उघारणी, उघ्राणी**—(कों) (बडोदे) उघराणी पहा. 'जी पडे येत नमतील त्याजविषयी उघ्राणी कराती.'—राजमहाल कारकून नियम ३.

**उघारणे**—उगारणे पहा.

**उंच**—वि. (कुण.) उंच. १ भुईपासून किंवा उभे राहण्याच्या स्थानापासून आकाशांत पुढळ अंतरावर असणारा, पांचणारा; उन्नत, उत्तुंग, उच्च. 'चंद्रमंडलापेक्षां सूर्यमंडळ उंच आहे.' २ श्रेष्ठ (गुण, पदवी, किंमत यामध्ये). वशिष्ठे पदवीचा, योग्यतेचा; (चतुरस्रता, थोरपण, वंगेसंबंधाने); सन्मान्य. 'चातुर्येवीण उंच पदवी।'—दा १४ ६ ७ उंचा, उंची पहा ३ (संगीत) वर चढणारा (तान, स्वर.) ऊर्ध्वगामी: तीव्र, वगर्थत गेलेला. ४ फारच उभट चढणीचा. 'असे झालेया, कैलासावानी उच पहाडाच्या डोक्यावर पुरुस यसल्याती व्हयना!'—भाय २.२ ५ (राजा) खोल (विहीर, खांच, चर बंगरे) ६ फार मौल्यवान्; किंमतवान. 'कष्ट करितां मत पिके। उंच वस्त तत्काळ पिके।'—दा १२.७.२५. [ सं. उच्च. हींज उच्चन=उकरी: प्रे. जि. चुच. ] **०कपालाथा**—वि. नगीबवान.

**०टाचा करून वागणे**—असंगल, अपवित्र पदार्थावर पाऊल न पडावे म्हणून चवडयावर चालणे. ( ल. ) गर्वाचे वागणे; तोन्यांत असणे. **०दरवाजा**—पु पडेल मोठा दरवाजा. 'उठल्या अबाई उंच दरवाजा लाविला।'—पेपो ६८. **०दृपण**—न. सूर्यकांत 'उंच दर्पणी अग्नी निघतो।'—दा १६.५. १९. **०नाक**—प्रतिष्ठा; मान्यता; प्रौढी. 'उंच नाके श्रुतारागारी। वागे न एसे करावे॥'—जे १७.६५. **०नाक करून**—क्रि.वि. १ प्रतिष्ठेने, मान्यतेने. २ निर्लेजपणाने; बेशरमपणाने. **०नीच**—क्रि.वि.

१ खाली वर अमे, खडबडीतः उंचगखलः उत्तमाधम. २ लहान-थोर; गरीबधामंत. ' उंच नीच कांही नणे भगवंत । '—तुगा ३६९१. ०पट्ट—न. चढण असलेला रस्ता; चढणीवरील जागा. —वि. किचित् वरः थोडे उंचावर. म्ह०सात ताड उंच=अतिशय उंच.

**उंच**—क्रि. वर; हवेत; उंचावर. [ सं. उंच ]

**उंचक**—वि. ( बडोदे ) टोकः उक्ती; टगविक; उंचलून दिलेली ( रक्कम ). ' जसादारास दरमहा योग्य ती उंचक रक्कम वाभून देण्याचे करावे. '—चिच्याची माहिती २७.

**उंचकटण**—उक्रि. १ जोगीने बाहेर काढणे; उपटन काढणे; ओढणे; उमकटणे ( खिळा, आकण इ० ). २ नखाने वंगरे उकरणे; कुगटणे; मोडविणे. ३ वरी झालेली जखम पुन्हां उघडी करणे; जखमेची खपडी काढणे ४ मागची बसलेली ( जमीन, केम, वनाच्या लुण्या, तृणसमुदाय ) उखळणे, विस्कटणे, अस्ताव्यस्त करणे; जमीन, छप्पर उमकटणे. ५ ( ल. ) मिट्टेला व्यवहार पुन्हां उपस्थित करणे; विमरलेली गोष्ट पुन्हां उकरून काढणे [ सं. उंचाटनः म. उंचकणे; किवा उंचिकटणे ]

**उंचकटाउंचकट**—स्त्री. बाईघाटने ओढणे; ओगटणे; उल-गडणे, विस्कटणे.

**उंचकणे**—उक्रि. १ उपटणे, चोणे; उचलेगिरी करणे; फसवून घेणे. ' स्त्री मृत बंधु पैका उचकी । '—अमृत ११२. उंचकटणे पहा. [ उंचकटणे ] २ उचलणे ' नाही म्हणोनि उचकीन करे फुलाला '—आक २५. [ सं. उंचकट=उंच करणे ]

**उंचकण**—अक्रि. बुडविण्याच्या उद्देशाने दुसऱ्याजवळून कर्ज अथवा उधार माल घेणे; वाईट उद्देशाने उधारी करणे.

**उंचकणे**—मक्रि. १ उपटून काढणे; समूल वर काढणे. २ ( ल. ) उचलाटण करणे; हांकून, फेंकून देणे [ सं. उत्खनन; उचखणे—उचकणे ]

**उंचकणे**—ने—न. ( व ) १ दाखला; उदाहरण. ' दुसऱ्याचे उचकणे मला कां देतोस ? ' २ टोमणा. छद्मी भाषण; हिणविणे. ( कि० देणे ). ' मला काय त्याचे उचकन देतां ! '

**उंचकळ्याउंचकळ्या**—क्रि. १ बुडत्या माणसाच्या पाण्यातल्या गटंगळ्या. ( कि. देणे ). —स्त्रीअव ( ल. ) उपजीविकेसाठी धडपड; नशिबाचा बरावाईट फेरा. ( कि० देणे ) [ बुचकळ्या द्वि ]

**उंचका**—स्त्री. द्रव्यादिक उपटण्याचा व्यापार, फसवंगिरी; खिमेकारूपणा; दुकानचोरपणा; उचापतः उधारी, उमना, उधार माल. ( कि० घेणे; काढणे; करणे ). उंचका या शब्दाने नेहमी लबाडी ध्वनित होते. [ उचकणे ]

**उंचका**—पु. १ काळजी, ध्याम, वेध यामुळे होणारा भास. स्वप्न. ( कि० घेणे; लागणे; पडणे ) २ एखाद्या गोष्टीचे औत्सुक्य, कुतूहल; मनांत पक्के बसलेले भय किंवा धाक; चिंता; घोर, धामगा. ( कि. धरणे; लागणे; बसणे. ) [ वचक ]

**उंचकाउंचक**—स्त्री. १ घाईने, उतावीळपणाने ओढणे, हिसकणे. २ फसवून द्रव्यादिक उपटणे; उपटाउपट; लपवालपव; उचका पहा. ( कि. करणे; काढणे ).

**उंचकाना**—वि. उंच कान असलेला. ' उंचकाना फोंगड. '—भाप. ९.

**उंचकी**—स्त्री. कंठामध्ये सशब्द असा आचका बसणे; गुचकी; आचकी; उंडकी; हिक्ला. ( कि० घेणे. ) ' उचकी उदानलगापासून येतमे जाणा । ' [ ध्व. उचू ? ] ०लागणे—( आजारी मनुष्यास ) अत्यावस्थ होणे; शैबटल्या स्थितीत येणे; मरणोन्मुख होणे. ' उचकी लागली उमित गेला । पीत उसळले उलाट आला । '—दा ३.६.३३.

**उचक्या**—वि. १ उचल्या; चोर; भामटा; खिमेकापु; उपट्या; दुकानचोर. ०म्ह. बाजार भरला नाही तोंच उचक्यांनी कमा बांधिल्या. [ उचलणे; हि. उचका ] २ आपले बळ, शक्ति, एत न पाहतां हवेतमे, पाहिजे त्या अटीवर पैसे काढणारा; माल उधार खरेदी करणारा; भरमसाट बंत्राटे वंगरे घेणारा. [ उचकणे ]

**उंचखाल**—क्रि. उंचखल; बरखाली; खांचखळग्यामध्ये; खाचखळग्याची. —वि. विषम; नतोत्रत; खालीवर असणारी ( जमीन. ) [ उंच+खाली ]

**उंचगणे**—अक्रि. ( कों. ) धजावाने वाढणे; उफाड्याने वाढणे; फोफावणे; जोराने वाढणे; लवकर वाढणे; पुष्ट होणे ( मूल, रांगी, जनावर. ) [ सं. उंच+अंग ]

**उचट**—स्त्री. उचाट पहा.

**उंचट**—वि. १ उंच; चढावाची ( जमीन ), उमट, चढणीचा. २ किंचित उंच; वाढलेला. [ सं. उच्य+वत् ]

**उचटणे**—उक्रि. चिकटलेला, जो उल्लू पदार्थ वर उचलून काढणे ( तव्यावरील भाकरी, खिळ मारलेले झाकण ), उचकटणे पहा. ' पत्र उचटिले प्रयत्ने । ग्वाही करायाकारणे ॥ '—तुगा ४१०४. [ सं. उचटाटन ]

**उचटणे**—उचाटणे पहा.

**उचटणे**—न. उलयणे; कलथा; उचटण्याचे साधन. [ सं. उचटाटन ]

**उंचडळणे**—उक्रि. हिसळणे; सांडणे; पातळ प्रवाही पदार्थ हलण्याने ढबळून बांदर पडणे, सांडणे. [ सं. उच्य+आंदोलन ]

**उंचबळ**—स्त्री. १ कांटोकांट भरून येणे; नदी, तळी इत्यादि कांटोकांट भरून येण्याची स्थिति; भांड्याबाहेर सांडेइतकी भर, वाढ, फूग. ' काय पाण्याची उंचबळ चाल्ती हो. ' २ ( गो. ) तारांबळ. ' माठी उंचबळ झाली. ' ०खाणे—उडून चळवळ करणे; पुनः-पुन्हां उडून गडबड करणे; एखादे काम अस्थिर वृत्तीने चालू ठेवणे; विशेषतः पराभूत प्रतिपक्षाने पुन्हां वर डोकें काढणे या अर्थी योजतात. याच्या विरुद्ध पड खाणे. [ सं. उच्य+बलन ? ]

**उचंबळणें, उचमळणें, उचमणें**—अ.क्रि. १ वर येणें; भरून वाहण्याच्या स्थितीस येणें ( नया वंगरे ); डळमळणें; हेलकावणें. ' धडधडीत अंबर । उचंबळत सागर ॥ '—झा. १.१२९. (सामा.) वाढणें; माजणें. ' आतां रिता कुंभ समुद्रीं रिगे । तो उचंबळत भरोनि निगे ॥ '—झा १७ १९. काम्य उचंबळे विषयाचे चाड । तेंचि पडे निपिद्धीं ।—एभा १०५०. २ आनंद वंगरे विकार मनांत न भावतां वाहेर पडणें. ' म्हणऊनि मीही तेंसिचि म्हणें । उचंबळला सांता । '—झा ७.११७. ' येरी आनंदें उचंबळत । '—उषा ९०४. ३ जोर करणें; उसळून वर येणें. ( पित्त ); पित्तानें मळमळणें; ओकारी वाटणें. [ सं. उच्च+चलन ]

**उचंबळना**—पु. १ उचंबळ; भरनी; उकळी (हर्ष, आनंद यांची). २ ( ल. ) हर्ष; आनंद. [ उचंबळणें ]

**उचमपचम**—न. १ विनाकारण दुमन्याच्या भानगडींत पडणें; उठावेव; उपद्रव्याप; उचापत. ( किं० करणें; उरकणें; पाहणें. ) २ रिकामे दोष काढणें; कुटाळी; कुंचेष्टा. ३ खोठ्या सबवी; टाळा टाळ; उडवाउडव. —कि.वि. उठावेव, उपद्रव्याप करून; रिकामपणें; कुचेष्टेन; टाळाटाळीन; आढेवढे घेऊन. [ ध्व. ]

**उचल**—स्त्री. १ चाल; हल्ला; घाला. ( किं० करणें ). २ पुनहां वर डोकें काढणें; पुन्हां जोरावणें, बळावणें ( आजार, शत्रु, गोंधळ इ. ) ( कि० खाणें. ) ३ उत्तेजन देणें; प्रयत्न करणें; प्रोत्साहन देणें; मागें लागणें. ( देणें ) ४ पुन्हां उभें राहणें; जोडणें; स्थापना करणें; (कजबाजारी किंवा नादार इसम) स्थिरस्थावर होणें. ( घेणें ) ५ ( संघटित किंवा जोराचा प्रयत्न करून ) एखाद्याला वर उचलणें, आणणें. ६ ( वांटपामध्ये ) एखाद्याच्या हिस्शाला दिलेल्या ( विहीर किंवा एखादा हक्क ) वस्तूवद्दल मोबदला म्हणून दिलेला. विशिष्ट जमिनीचा तुकडा. ७ आपल्या सावकारा—पेढी—कडून किंवा कोणाकडून वेळोवेळीं काढलेल्या, उचललेल्या रकमा. ( कि. उचलणें; फेडणें. ) ८ अशा रकमा उसन्या घेणें; उधारी. ( कि० करणें. ) ९ पेशाबद्दल तगादा लावणें, करणें, छळणें, नड लावणें. १० जागृति; चळवळ; उठावणी. ' सर्वे प्रांतांत एकदम उचल झाली. '—टिळकचरित्र ३.६.३. [ सं. उत+चल ] **०चावडा**—रा—वि. उच्छंखल; अविचारी; धंथांत मन नसलेला; लहरी; हुक्कीबाज; अस्थिर; चंचल; तऱ्हेवाईक; छांदिष्ट. **०चावडेपणा**—पुं. छांदिष्टपणा; लहरीपणा; चंचलबुद्धि. **०जागता**—(अर्वाचीन काव्य)—वि. ताजे तवानें होण्या—करण्यासाठी तयार; हुवारी आणणारा. ' उर्मी झोपतीं झाडें, त्यांचा उचलजागता चाला । '—कृष्णाकाठी कुंडल ( गोविंदा प्रज ). **०टपू**—वि. १ (वाईट अर्थी) उडाणटपू; भटकणारा; कोठेहि स्थिर नसणारा. २ ( चांगल्या अर्थी ) वाटसरू; उपन्या; कायम वस्ती न करणारा; वस्तीकऱ्या; खुंटावरचा कावळा. **०पाखळ**—कि.वि. वरखालीं; ढवळाढवळ.

**उचलणी**—स्त्री. उठाव; उचल; वर करणें; उचलणें. [ सं. उत+चलन ]

**उचलणें**—अ.क्रि. १ वर येणें; वर येण्याचे प्रकार—( अ ) पित्त, पुरळ, फोड, गळवें वंगरे शरीरावर उठणें, उत्पन्न होणें. ' गळें कालच उचलले. ' ( आ ) पाण्यावर लाटा, वुडवुडे उत्पन्न होणें. ' जेशा उचलती लहरीवरी लहरी '—दा ११.९.१७. ( इ ) जमिनीवर वाहळें, मोमे, उंचवटे तयार होणें. ( ई ) सारखेलेल्या जागेवर खरपुड्या, पोपडे येणें; ' वरचेवर सारखल्यानें जमीन लवकर उचलत नाहीं. ' ( उ ) आकाशांत ढग येणें. ' तेंथें प्रळये भेष उचलले । कठिण घोयें गर्जि-चले । '—दा १३.४.१४. २ वाढणें; लह होणें; मोठे होणें. ' हा उकिरडा भारी लवकर उचलला ? ' ३ उठावणी करणें. ' म्हणें पांडवसैन्य उचलले । '—झा १.८८. ४ उंच होणें; वाढणें; अंकुर फुटून वर येणें. ' दोन दिवस पाऊस लागतांच झाडें उचललीं. ' ६ उचलून येणें; पोटांत अस्वस्थता वाटणें; ढवळणें; पित्त वर येणें; ओकारी येणें; मळमळणें. ' कालचे उपोषणामुळे क्षणोक्षणीं उचलतें. ' **उचलून जाणें**—येणें—वादाविषयी, युद्धसंबंधी आह्वान देणें; वाद उत्पन्न करणें, ओढून आणणें, सुरुवात करणें; चढाई करणें. ' ज खुंशावया उचलोनि आले असती. '—गीताचंद्रिका १.२.२. **उचलून जाणें**—लमास, विवाहास वरपक्षाच्या ठिकाणी वतूपक्षांनं इष्टमित्र आणि सामान यासह जाणें. **उचलून बोलणें**—**गोष्ट सांगणें**—१ बढाई, बाता, झोकणें, मारणें. २ ताठयानें उद्गून बोलणें. ३ आपला दर्जा न ओळखतां बोलणें. [ सं. उचलन; सि. उच्छलण्यु ]

**उचलणें**—स.क्रि. १ वर करणें—धरणें; उठावणें. अंगीकारणें; स्वीकारणें; पत्करणें ( काम, भाग, भूमिका, प्रात ) २ हातीं घेणें; ' येदां पेशाचें अळमटळम दिसतें आहे, नवें घर बांधावयाचें उचलू नका ' ' लहानपणापासून यानें संसार उचलला. ' ' पुढें मूर्तिपूजा हळुहळु आर्यानीं हि उचलली असें दिसते. '—मसाप २.२.११६. ३ उत्तेजन देणें; उभा करणें; मनांत भरविणें; चेतविणें; चैव आणणें; इरस पेटीविणें ( वाद, मूल, इ. विषयी ) ' त्याचे मनांत भाऊवंदांशीं आजच कजिया सांगावा असें नव्हतें परंतु लोकांनीं त्यास उचलला. ' ४ लांबविणें; चोरणें. ५ उचल करणें; रकम घेणें. **उचलून आपटणें**—वर उचलून खालीं टाकणें; मोठ्या जोरानें आपटणें; आदळणें. **उचलून देणें**—१ ( तुळशी, बेलपत्रे वंगरे वस्तू हातांत घेऊन ) शपथ घेणें; कोणाच्या नांवानें सकल्प करणें. २ स्वसंतोषानें उक्ती रकम कोणेकास देणें; ३ वेगळे काढून देणें. ' तूं आमच्यांत जेवायल आलास तर कमें तरी भागवितां येईल. तुला बोदिगांत रहावयासाठी पांच रुपये उचलून देणें जड जाईल, वाटल्यास जेवणास ये. ' **उचलून धरणें**—१ सतावून सोडणें; धरणें घेऊन बसणें; खणपटीस बसणें; तगादा लावणें; ओढून धरणें ( भिक्षेकरी वंगरेनीं. ) २ भारी अटी लादणें; जबर किंमत, व्याज मागणें ( सावकार वंगरेनीं ). ३ एखाद्याचा विशिष्ट

पक्ष स्वीकारणें; जबाबदारी पत्करणें; अभिमान बाळगणें; समर्थन करणें; आधार देणें. म्ह० उचलली जीभ लावली टाळधाला = विचार न करितां मनास येईल तें बोलणें; तालतंत्र सोडून बोलणें.

**उचलतां-त्या पाई**—क्रि. अति त्वरें. 'तैसियां उचलतां पायां धावती.' -शिशु ६८२. 'जावया निघाला लवलाही। तंव शकून जाहले दोही बाही। म्हणोनि आला उचलत्यापाई। द्वार केसी ॥' -कथा ४.१६.२२. [ उचलणें+पाय ]

**उचलनी**—स्त्री. विकास; उत्थान. 'करी कमलांची उचलनी' -दाव १७९. [ उचलणें ]

**उचलपांगडी-बांगडी**—स्त्री. १ हातपाय धरून उचलणें; बलात्कारानें नेणें (लहान मुलांना शाळेत नेण्यासाठीं प्रयोग). २ बलात्कारानें घालवून देणें; हकालपट्टी करणें; उच्चाटण. 'मुधो-जीची उचलपांगडी होण्याचा वेळ आला होता.' -वि.वि. ८.६ १११. [ उचल+पांग-डी=कोळ्याचे जाळें (हें मोटें असल्यास दोघे, चौघे उचलतात. ) ]

**उचलपुची**—वि. एक शिवी. ज्याची ब्रुहती उचललेली आहे असा. 'येसुचे छंद कशी उचलपुचाला दुशी.' -पला ८०. व

**उचलमावेंदें**—न. ( व ) उच्चाट; हकालपट्टी. 'तेथून लवकरच त्याचे उचलमावेंदें झालें.' [ उचल+मावेंदें ]

**उचलला**—वि. १ उचललेला; वर आलेला; निघालेला; सोडून चाललेला. 'उचललेला प्राणासरसी। ईंद्रियेही निगती जसी।' -ज्ञा १२.१०१. २ मर्जीनुरूप, इच्छेप्रमाणें मंजूर केलेला; नेमून दिलेला; ठराविक 'उचलला पगार, वेतन, शेर.' **०संसार**—पु. तुटपुंज्या प्राणीवर चाललेला संसार, कामधंदा, व्यापार. **०हात**—पु. स्वच्छेनें धवण्यासाठीं पुढें केलेला हात; स्वसंतोषानें देणें. 'आई-बाप मला जें उचलल्या हातानें देतील तें मी घेत असतो.' **०उचललेलें काम**—न. स्वबुद्धीनें पतकरलेलें काम; क्षेपलेसें पाहून घेतलेलें काम.

**उचलसांचल**—स्त्री. उचलाउचल पहा.

**उचला**—पु. ( कों. ) दुर्गा देवी किंवा इतर प्रामदेवतेच्या देवळांत देवाजवळ एक दगड ठेविलेला असतो तो. कांहीं गोष्टींविषयी देवाला प्रश्न करून तो उचलला असतां केव्हां जड येतो, केव्हां हलका येतो; त्यावरून त्या प्रश्नाचे उत्तर समजतें; कौलाचा दगड.

**उचलाउचल**—स्त्री. १ प्रामंचिक बिन्हाड वगैरेचे स्थलांतर. २ अस्ताव्यस्त फेंकाफेंक; घाईनें जिनसा शोधणें, उलगाडणें वगैरे; कोणी कांहीं उचलण्याचा व्यापार.

**उचलाऊ**—वि. ( लस. ) उचलण्यास शक्य; उचलण्यालायक; उचलावासा वाटणारा. [ उचलणें ]

**उचलाडेवर**—स्त्री. ( कों. ) उचलणें व ठेवणें; पुन्हां पुन्हां उचलणें; उचलाउचल. [ उचलणें+डेवरणें=ठेवणें ]

**उचलाव**—पु. चाल; उठाव; हल्ला; घाला. उचल अर्थ १ पहा. -शिदि ३४५. [ उचलणें ]

**उचलासांचल**—उचलाउचल पहा.

**उचलेगिरी**—स्त्री. भामटेगिरी; एखादी हातीं लागेल ती लहानसहान वस्तु हळूच पळवून नेण्याची, चोरण्याची क्रिया. 'सुभारणेचा जो नवा बाजार भरणार त्यांत उचलेगिरी करून कांहीं हातीं लागतें कां पहावें' -केले १.१४०. [ उचल+फा. गारी ]

**उचलो**—वि. ( गो. ) बरचा. [ सं. उच्च ]

**उचल्या**—पु. १ भामटा; खिसकापु; चोरांचा एक प्रकार; किरकोळ चोरी करणारा; पुण्याकडे यांना भामटे म्हणतात. 'मैद उचले खाणोरी। सुवगंपथी भुरेकरी।' -दा ३.७.४९. म्ह० 'बाजार भरला नाही तोंच उचल्यांनीं कसरा बांधल्या. - वि. थोडा काळ एके ठिकाणीं राहणारा; उपरी; उचलटपू पहा. [ उचलणें ]

**उंचवट**—वि. १ किंचित उंच. २ थोडा चढ असलेला; उंचावर असलेला; याच्या उलट वसकट. [ सं. उच्च+वर्ती ]

**उंचवटा-ळा**—पु. उंच भाग; टेकाड; उंचाड; टेंब. २ अंगावरील, एखाद्या वस्तूवरील उंच भाग; टेंगळ. ३ सापाट प्रथमागावरचा थोडा उंच भाग; ओटा. 'तो उंचवटा देखिला। नितल नीट.' -ऋ ७२.

**उंचवणें**—अक्रि. उंच असणें.

**उंचशिरा**—वि. ज्याचे शिर उंच आहे असा; उंच बांधणीचा; चांगला उंच. 'चौथा मजला उंचशिरा करी बहार आकासी।' -प्रला ९५. [ उंच+शिर ]

**उंचथवा**—पु. उच्चैःथवा; इंद्राचा घोडा. 'उंचथवा न सवरेची.' -उषा १६७९. [ सं. उच्च+थवस् ]

**उंचसखल**—वि. उंच व खाली; उंचवट व बंदखल; चढ उतार असलेली; खडबडीत; विषम ( स्थल ) [ उंच+सखल ]

**उंचा**—वि. १ उच्च प्रकारचा; महत्त्वाचा; अधिक योग्यतेचा; नामी; गुणानें श्रेष्ठ असा. 'नीचिये कुळीचा उंचा वंच होय।' -तुगा २४२०. २ अधिक मौल्यवान; महाग. उंच अर्थ ६ पहा. [ सं. उच्च ]

**उचाट**—पु. १ कंटाळा; उद्रेग; नाखुपी; तिटकारा. ( किं० घेणें; खाणें ). २ ध्यास; नाद; उत्कंठा; घाई; अधीक्षणा; अत्यौत्सुक्य; एखादी गोष्ट करण्याचे कामीं भर. ( किं० भरणें; खाणें ). ३ खासगी लिलावानें विक्री. [ सं. उच्चाटन; हिं. उचाट ]

**उचाटणें**—सक्रि. तिरस्कार, वीट येणें; कंटाळा येणें; तिटकारा येणें; मन उडणें. [ सं. उच्चाटन ]

**उचाटा**—पु. १ ( नाट्य. ) मुखवटे तयार करण्याकरितां केलेला ट्या, आकृति; पौराणिक नाटकांतील गणपती आदिकरून मुक्कटघांसाठीं मातीची आकृति प्रथम करून तिच्यावर कागदाचे थर

चिकटवृन् जी आकृति रूक्म घेतात त्या आकृतीस उच्चाटा म्हणतात. जसे—गणपतीचा, नारसिंहाचा उच्चाटा. २ (मुद्रण) ज्यांतून टेम (टाईप) गाळले जातात तो मांचा. (इं.) मेट्रिस. [ सं. उच्चट्ट ]

**उच्चाड**—न. १ उंचवट्याची जागा; लहान टंकडी; चढणीचा जागा; टेंब; टंकाड. —वि. २ उंच; उन्नत; तुंग; भव्य. उंचवट पहा. [ सं. उच्च ]

**उच्चापत**—भी. १ माल उधार विकत घेणे; उधारी; उसण-वट. 'वाण्याची उच्चापत देऊं कशानें मी आतां।'—पळा ८०. म्ह० उच्चापतीचे पाने, सवा हात रिने. २ उधार माल; पतीवर आणलेला माल. 'उगिणें उच्चापत कां देतील.'—दावि ३०१. ३ कोणाकडून वेळांवेळीं काढलेली रकम; उचल. अर्थ ७-८ पहा. ४ (सामा.) कर्ज. 'झाली शुद्ध उच्चापत प्रभुवरें केली विदागी दहा।'—राला १४. ५ उठाटेव: नसती उलाढाल; मानगड; विकत मांडण. [ सं. उद्+आपत् ] **खाऊ**—वि. उधारीवर उपजीविका करणारा. **खाणें**—१ चांगली गोष्ट घडून येईल—पुढे कांहीं-तरी मिळेल—या आशेवर चैन करणे. २ दुसऱ्याचे विकत मांडण घेणे; मांडण ओढून घेणे; विकत खाद घेणे; लकरच्या भाकरी भाजणे. **विचापत**—भी. उच्चापत द्वि. पहा. **उच्चापतीचा रोजगार—व्यवहार**—पु. उधारीचा उसनवटीचा, केवळ पतीवर व्यवहार. याच्या उलट रोकडीचा व्यवहार. [ द्वि. उच्चापट ]

**उच्चापती—त्या**—वि. १ उठाटेवी करणारा. २ उधार घेणारा व देणारा. [ उच्चापत ]

**उच्चापुरा**—वि. सुट्ट; भव्य; पूर्ण वाढलेला. 'हे स्थित्यंतर युद्धकाल अलीकडे झाल्यामुळे... उच्चापुरा जवान आणि किचकट पारहि सारखेंच'—नि ९७१. [ सं. उच्च+पूणे ]

**उच्चाफेर**—पु. घोड्याची एक प्रकारची चाल.—अश्वप १९८. [ उंच+फेर ]

**उच्चारपाचार**—पु. दृष्ट लायून घेणारें, नवीन किंवा उलटणारें दुखणें. ( कि० करणे, होणे ). [ पाचारा = पाचावा; पांचवा द्वि. ]

**उच्चारपाचार**—पु. दुसऱ्याच्या खाजगी गोष्टी लोकांत सांगणे; बकूबकणे; मुखरस पाघळणे. ( कि० करणे ). [ सं. उच्चार द्वि. ]

**उच्चारपाचार**—पु. ( लुकीने ) उधारपाधारवद्दल वापरतात.

**उचाल, उचाल जाणें**—उच्छाल, उच्छाल जाणे पहा.

**उंचावणी**—भी. १ उडावणी. 'करोनि शब्दांची उंचावणी। मग लंबु खंडिला तिसा नाणी।'—स्त्रिपु. २. ४५. ३३. २ ( ल. ) गौरव; मोठेपणा. [ सं. उच्चव्य; प्रा. उच्चाव ]

**उंचावणें**—अक्रि. १ उंच होणे; वाढणे. 'एथ उंचावे तेणें नाम। नैमित्तिक होय।'—झा १८. ११४. २ वक्षस्थल उन्नत होणे.

३ उंच जाणे, उडणे; भराती मारणे. ४ ( ल. ) सुस्थिति प्राप्त होणे; उत्कर्ष होणे. —अक्रि. १ चढविणे; वर उचलणे; उठविणे; उंची वाढवणे; वर करणे. 'शेष धावला तत्क्षणा। उंचावृनि फणा।'—कृष्णाचा पाळणा १०. २ मोठेपणा आणणे. 'आम्हां मानवांते उंचावीती माते।'—टिळक कविता १३५.

**उचित**—वि. १ देशकाल, लोक, शास्त्र, रीति इत्यादिकांना अनुमूलन केलेले; योग्य, लायक. जुळणारे. साजणारें; बरोबर; चांगले. 'प्रमाण न म्हणों जरी उचित माझिया नीचेत।'—कंका ३. २ सवर्गींचे; अम्यासांतले. —न. १ योग्यपणा; योग्यता. 'निळा म्हणे जागा आपुल्या उचिता।'—निगा २३३. 'देवाचे जें मनोगत। तेचि आपुले उचित।'—दा ४. ८. २२. २ ( व. ) पारितोषिक; वक्षीम; दणगी. 'भाटांत उचिनीं वारिनु। घोडेंयांचा स्कुटु थापटीतु।'—शिशु ५. २१. 'दुपदें गौरविले उचिनीं।'—मुआदि ८. १६. —वशाप ५०. २८३. [ सं. वच् ] **उच्च**—वि. उचित, अनुचित ज्यास समजतें तो; व्यवहारज्ञ; शाह्याण; चतुर; माहितगार **उचितास येणें**—योग्यतेनुसत उचित वाटणे; पसेत पडणे; योग्य दिसणे; बरोबर वाटणे.

**उच्चिष्ट**—उच्छिष्ट पहा. 'बहुतांचे उच्चिष्ट अंगीकारी'—दा २. १. ६०. [ सं. उच्छिष्ट ]

**उंची**—भी. १ पदार्थाच्या खालच्या भागापासून वरच्या भागापर्यंतच्या व्याप्तीचे प्रमाण, माप; तळापासून शेंखापर्यंतचे प्रमाण. २ ( राजा ) ( विहीर वगैरेची ) खोली. —वि अधिक चांगला; सरस; श्रेष्ठ; जास्त किमतीचा. उंचा पहा. 'महाराष्ट्रांत ही एकच उंची संस्था होती.'—केले १. २९८ [ सं. उच्च; मि. ऊंचो ]

**उंची**—शब्. ( राजा ) वर; उंचीवर; शेंखावर; कळसावर; उपरि. 'पजेन्यकालीं मीठ चुलीउंची देवाचें म्हणजे पाघळत नाहीं.' [ सं. उच्च ]

**उंची देणें**—क्रि. ( व. ) हरमऱ्याच्या आडावर चढविणे. हुर-ळावयास लावणे; चढविणे; गर्वांनं फुगविणे; भर देणे.

**उंचीदौड**—भी. घोड्याची एक चाल. —अश्वप १८८.

**उंचीव**—भी. उंची; उंचपणा. 'उचिवे जैसा प्रचंड ताळ. —सुसभा ८. ३८. [ उंच ]

**उंचून**—शब्. वरून; उंचावरून; शेंड्यावरून; डोक्यावरून. ( कि० वाढणे; टाकणे ). [ उंच ]

**उचेट**—भी. कौदणांतून खडा काढल्यानंतर उचकटून काढलेले सोने, रुपे इ० [ सं. उच्चाटन; म. उचटणे ]

**उंचेला**—वि. उंच; उंच असलेला; उन्नत; उतुंग; उंचसा; ( गो. ) उचोलो. [ सं. उच्च; म. उंच ]

**उचोटा**—उंचवटा पहा.

**उच्च**—न. १ केंद्रस्थ सूर्यापासून अनि दूर असणारा प्रहकक्षे-  
तील बिंदु; सूर्योच्च. २ ज्या राशीमध्ये विशिष्ट ग्रह बलवान्  
असतो ती रास; जैसे—सूर्य मेघ राशीत, चंद्र श्रुषभ राशीत, बुध कन्या  
राशीत, शुक्र तुळ राशीत असल्यास त्याम उच्च मानतात. —वि.  
उंच; भव्य; श्रेष्ठ, उच्च प्रदेशावरील; उच्च जातीय; उच्चासनस्थित  
इ० 'उच्चा तेजां खजुंरी पोफळी.'—दाव १३५. [सं.] **०नीच**

**भाव**—पु. एक मोठा व एक लहान अशी भावना; द्विधा, द्वैतभाव.  
**०पदस्थ**—वि. मोठ्या अधिकाऱ्याच्या, सन्मानाच्या जागी  
असलेला. **०शिक्षण**—न. विश्वविद्यालयीन ( युनिव्हर्सिटीचे )  
शिक्षण; कॉलेजांतील शिक्षण. **०स्वर**—(विरू.) चढा आवाज; मोठा,  
स्पष्ट आवाज; तीव्र स्वर; वरचा सुर; तार ममकांतील आवाज.

**उच्च दिवाण**—वि. ( गो. ) खुळा. सर्व; दीड ब्राह्मण.  
[ का. हुच्चा=खुळा+फा. दिवाण ]

**उच्चलन, उच्चालन**—न. १ उंच करणे, धरणे; उचलणे.  
२ उच्चाटन; हकालपट्टी. [ सं. उत+चल ]

**उच्चाट**—पु. आतुरता, उत्कंठा उच्चाट अथे २पहा. ' माझिया  
हा मने घेतला उच्चाट । पहावें वेकूंत पंढरी हे ॥ '—ब ३४६.

**उच्चाट**—पु. उचलया; भामटा. [ सं. उच्चाटन ]

**उच्चाटण**—न—न. १ मंत्राच्या साहाय्याने मनुष्यास स्वतःचे  
घरदार, नोकरी, उद्योग यांविषयी निटकारा उत्पन्न केल्यास ते  
सोडावयास लावणे; जादूटोणा करून वेडापिसा करणे, २ जादू-  
टोणा; मंत्रप्रयोग. ३ हकालपट्टी; उचलवागडी, उखडणे; घालवून  
देणे; उलथून पाडणे; दूर करणे. [ सं. उच्चाटन ]

**उच्चाटणे**—उच्चाटण करणे.

**उच्चातिउच्च**—वि. श्रेष्ठत श्रेष्ठ. ' तुमच्या मते तुमचीं अन-  
न्योपभोग्य सुधारणेचीं उच्चातिउच्च जीं तत्त्वे आहेत. '—टि.  
४.७९. [ सं. उच्च+अतिउच्च ]

**उच्चारण**—पु.न. वाणीपासून वर्णात्मक शब्दाची होणारी  
स्पष्टता किंवा त्यास अनुकूल असा व्यापार; बोलण्याची क्रिया,  
पद्धति; बोलणे; बोलून दाखविणे; भाषा; बोल. [ सं. उत+चर् ]

**उच्चारणीय**—वि. सांगण्याजोगा; बोलून दाखविण्याजोगा.  
[ सं. ]

**उच्चारणे**—उक्ति. उच्चार करणे; नोंडांतून काढणे; बोलणे;  
बोलून दाखविणे; स्पष्ट सांगणे. [ सं. उत+चर्; उच्चारण ]

**उच्चारित**—वि. उच्चारलेले, बोललेले; सांगितलेले; उद्गार-  
लेले. [ सं. ]

**उच्चार्य**—वि. उच्चारणीय, बोलण्यालायक; सांगण्याजोगे.  
[ सं. ] **०माण**—वि. उच्चार होत असलेला.

**उच्चालक**—पु. ( यंत्र. ) तरफ; जड पदार्थ उचलण्याकरिता  
बोजलेला लांब दांडा. ( इ. ) लिह्वर. [ सं. उत+चल ]

शको. १. ४४

**उच्चावच**—वि. लहानमोठा; उच्चनीच. ' ये लोकीं उच्चा-  
वचे जाण । देवासि समान निजभावे । '—एभा २७.३४०. ' सर्वत्र  
उच्चावच भेद आहे । '—सारह ८.१३. [ सं. उच्च+अवच ]

**उच्चावणे**—अक्ति. मोठा होणे. उंचावणे पहा. ' तपस्तेजे  
बहू तोचि उच्चावला. '—उचिशु ४. [ सं. उच्च: प्रा. उच्चाव ]

**उच्ची**—स्त्री. ( ना. ) एखाद्यास वर चढवून त्याची केलेली  
फजिती. **०पट्टी**—स्त्री. फजिती. उच्ची. **उच्चीत येणे**—( स्तुति  
कर्यामुळे ) चढून जाणे; वरणे. [ का. हुच्चु=मूर्खपणा ]

**उच्चैर्घोष**—पु. मोठ्याने जयघोष; आकांडतांडव; उदोउदो.  
' श्री सुधारणा व श्रीशिक्षण यांच्या महातत्त्वांचा उच्चैर्घोष करणा  
रांनी ही गोष्ट अवश्य ध्यानांत ठेविली पाहिजे. '—टि ४.८१.  
[ सं. उच्चै+घोष ]

**उच्चैःश्रवा**—पु. मोठ्याने गऊं येणारा शारसमुद्रांतून निघालेला  
इंद्राचा घोडा ( चौदारत्नांपैकी एक ) ' तुमगाजाना प्रमिदा आंत  
उच्चैःश्रवा मी । '—ह्ला १०.२३७ [ सं. ]

**उच्छलन**—न. १ उच्चलन पहा २ उयळी [ सं. उच्चल ]

**उच्छव**—उत्सव पहा

**उच्छलिध**—न. भूमिछत्र अलंघ्य पहा. ' उच्छलिध आर्ण  
पूर्णचंद्र वत्सपदके समूह । '—क्र. ८७ [ सं. उच्छलिध्र ]

**उच्छाई**—वि. उत्साही पहा ' मागता मत्कारुनिया मन  
उच्छाई । '—होला ४०.

**उच्छाद**—पु. १ उपद्रव, त्रास, पीडा, मत्तापृक. गांजपृक;  
पुरेपुरेसे करणे. ( कि० देणे ). २ रुडानुद, जुसूम ( चोर, दगंड-  
खोरांचा ); खोऱ्या ( मुलांच्या. ) ( कि० आणणे; ढणे; मांडणे ).  
३ उपद्रव झालेली स्थिति; त्रस्तता. [ सं. उत्सादन ] **०काढणे**—  
त्रास सोसणे. ' या मुलांचा उच्छाद मी काढू तरी किती ! ' **०येणे**—  
त्रासणे; कंटाळणे; पीडीत होणे ' या भिगामस्त्रीने मला उच्छाद  
आला आहे ! '

**उच्छाप**—पु. शापाची निवृत्ति; शापावर तोंड, उपाय, इलाज;  
याकरिता असणारा वर. [ सं. उत+शाप ]

**उच्छाल**—पु. वाढ. चढ, बढती; उत्कर्ष. **०जाणे**—१ संता  
पणे; एखाद्यावर रागावून उठणे. २ उडी मारणे ( घोडा वीगेनी. )  
[ उत+चल ]

**उच्छाल्छाव**—पु. उत्सव पहा. ' मंगळोच्छाव वाग्देवते ।  
तां वदावे रसाल कथ । श्रोतया वक्तव्यांच साथ । आनंदे डोलवी । '  
—वेसीस्व. १.६.

**उच्छास्त्र**—वि. शास्त्राविरुद्ध; शास्त्र सोडून ( भाषण, बर्तन ).  
[ सं. उत+शास्त्र ]

**उच्छिन्न**—वि. पूर्णपणे नाश पावलेले; नष्ट झालेले. [ सं. उत+  
छिद् ]

**उच्छिष्ट**—वि. १ अवशेष राहिलेले; उरलेले (पदार्थ); उधे. 'पडिलिये ठायीं उच्छिष्ट मंवावें.'—तुगा ६३२. २ (ल.) उप-भुक्त; वापरलेले (वस्त्र, पुण्य, श्री, इ०). ३ उधे; शिले; नवीन नसणारे; उसने घेतलेले. —न. उधेरी पात्रे; उधे; उच्छिष्टान्न. 'उच्छिष्टे काढी धमांघरी। ब्राह्मणाची भीड थोरी।'—एरुव २.२६. [सं. उत्त+शिष्ट] **० कल्पना**—स्त्री. दुसऱ्याने अगोदर व्यक्त केलेली कल्पना; शिळा, नावीन्य नसलेला विचार. **० चांडाळी**—स्त्री. एक धुद देवता. हिळा प्रसन्न करण्याकरितां दोन जेवणांच्या मधील कालांत भाकरीचा तुकडा दाढेंत ठेवण्याचा एक विधि. 'कणेपिशाच भग-जनी। उच्छिष्टचांडाळी रानसटवी जखणी। वेताळ मुंज्या काळर-जनी। भजिजे जनीं अतिप्रीती।'—ह १३. ६८. **० भाषण-श्लोक-वाक्य**—न.पु. पूर्वी दुसऱ्याने म्हटलेले कवन अगर भाषण; वाङ्मयचौथे.

**उच्छिष्टणें**—उक्ति. उधे करणे, अधवट—काही काळ—भोगून टाकून देणे; जुने—शिले करून टाकणे. 'येरू म्हणे गा उच्छिष्टलें। होमद्रव्य नेणती ॥'

**उच्छृंखल**—वि. १ तावा, दाब नसलेला; उतावळा; अविचारी; अविचकी; अनियमित; भ्रंशित 'हे उच्छृंखल बोलणे कायसे।'—झा ६.१६२. २ शान्न, राजा, बडील इत्यादिकांस न मानतां वागणारा; उद्दाम; स्वच्छंद; स्वैर; स्वच्छाचारी. 'राहटे उच्छृंखलु। तयापरी ॥'—झा १८.६६९. [सं. उत्त+शृंखला=सांखळी]

**उच्छेद**—न.पु. १ समूह नाश; नायनाट; विध्वंस; खंड. २ त्रासदायक कृत्य (शैथिल्याने उच्छाद बदल). 'उच्छेद तो असे हा गे आरंभला। रोकडे विडला परचक्र'—तुगा ६४७. [सं. उत्त+छिद्=तोडणे] **० आणणे—मांडणे**—त्रास देणे. सामाशब्द-धर्मोच्छेद; बंशोच्छेद; शृत्युच्छेद; वनोच्छेद; कुथोच्छेद; गृहोच्छेद. **० क-**वि. नाहीसे करणारा; नायनाट करणारा; त्रास देणारा; बुडविणारा; निर्दलन करणारा.

**उच्छेदण**—उक्ति. नाश करणे; नाहीसे करणे; उध्वस्त करणे; फडशा, सप्या, नायनाट करणे.

**उच्छेदित**—वि. उच्छेद केलेला, नाश केलेला; उध्वस्त केलेला. [सं.]

**उच्छ्वास**—पु. १ नाकांतून आंत घेतलेली हवा पुन्हा बाहेर सोडणे; बाहेर सोडलेला श्वास; (विशेषतः) जोराने श्वास टाकणे; सुस्कारा. २ हवा जाण्याकरितां ठेविलेले ओक; वायुमार्ग; श्वासरंजक पाण्याचा नहर; नळ; उश्वास. ४ (विरू.) उश्वास. उचावरून आणलेल्या पाण्याची उंची कायम रहावी व पाणी दूर अंतरावर नेतां यावे व आंतील दूषित हवा बाहेर जावी म्हणून बांधलेला हौद. 'नाना फडणिसानीं बांधलेले पुकळ उच्छ्वास आहेत.'—अस्तंभा ३. [सं.]

**उच्छ्वासन**—न. श्वास सोडणे; श्वासोच्छ्वास करण्याचा व्यापार. उच्छ्वास अर्थ १ पहा. [सं.]

**उच्छक**—वि. स्वैर. 'उच्छक आणि सहिष्णु। तोचि आत्मा।'—दा १३.१.१७. उच्छृंखल पहा.

**उच्छृत्ति**—स्त्री. १ शेत कापून नेल्यावर राहिलेले दाणे टिपून त्यावर निर्वाह करणे. रस्ता, बाजार इ. ठिकाणी पडलेले धान्याचे कण वेंचून त्यांवर निर्वाह करणे. 'ऐक त्यांचे जीविकावतन। शिल कां उच्छृत्ती जाण।'—एमा १७.४१४. —पु. अशा प्रकारे निर्वाह करणारा उच्छृत्तीने राहणारा तपस्वी. [सं.]

**उच्छह**—पु. उत्साह पहा. 'समर्थे रामनौमी उच्छह केले।'—सप्र ४.९.

**उच्छाडपछाड**—उखाडपछाड पहा.

**उच्छाघ**—ह—पु. उत्साह पहा. 'बेणीस्वामी रघुनंदन। ताटिका मारिती उच्छाह।'—वेसीस्व ११९.

**उच्छिष्ट**—उच्छिष्ट पहा. 'पुढे न शिवावे म्हणोनि उच्छिष्टा ॥'—दावि २०.

**उच्छेद**—पु. उच्छेद पहा. 'ब्रह्मवृत्तीचा उच्छेद। जीवमात्रास देणे खेद ॥'—दा २.६.१९.

**उच्छेदणें**—उच्छेदणे पहा. 'मत्तरे यासी मिथ्या म्हणती। तरी अवघचि ग्रंथ उच्छेदती। नाना ग्रंथांच्या समती। भगवद्-वाक्यें ॥'—दा १.१.१७. 'देवां भक्तांस उच्छेदी ॥'—दा ३.३.७.

**उजवुरा-खोरा**—वि. उजव्या हातांने काम करणारा; याच्या उलट डावखोरा. [सं. ऋजु; प्रा. उज्जु+फा. खुदेन; उजवा+खोर]

**उजंग**—पु. सुरिथिति; सुखाचा काळ. 'देशाण्वांच्या घराला केव्हां उजंग पडल तो पडो.' [सं. ऋजु+अंग; उजु+अंग]

**उजगरा-गारा-गिरा**—पु. १ (प्र.) उजगरा. जागरण; निजावयास उशीर. 'आण्णुई उजगरा क्तिती। कराल तुम्हीं ॥'

—शिबु २२२. 'थोडे तुज घरी होती उजगर। देउळासी कां रे मरसी जातां ॥—तुगा २९९३. २ (ल.) दुःख; भ्रम; त्रास; कंटाळा. 'आपुला धेवोनिया चारा ॥ मग पेटती महामारा। तेणें होतसे उजगरा। ऋषीश्वरासी ॥'—कथा ४.१८.१२५. सामान्यतः उजागरा पहा. ३ जागृत, आठवण. (किं करणे; देणे.) [सं. उत्त+जाय, उज्जागरक; प्रा. उज्जगरय]

**उजगारी**—स्त्री. उत्कषे; प्रसिद्धि; लौकिक; भरभराट; वाड. उजगरी पहा. 'तिक्क्या उजगारीस ती (आमची भाषा) कधी तरी पोचेल कीं नाही याचा संशय आहे.'—नि २०१. [सं. उद+जाय]

**उजड, उजडणी—णें—तां**—उजेड पहा.

**उजदार**—न. पुढले दार; पुढचा दरवाजा. 'निरविल तें मग निजात्म स्वसुखें वेशिल उजदारा'—देप ६५. [सं. ऋजु+द्वार=उजु+दार=उजदार]

**उजदार**—वि. (गो.) प्रकाशमान. 'उजदार विसत अशें कर' [सं. उद्योत; प्रा. उज्जोअ+दार प्रत्यय]

**उजम**—पु. थोरवी; श्रेष्ठता. 'हे आपले सकरिच्या गोष्टी उजमाच्या सांगतात.'—दिमरा १.१७. [ अर. इहम् किवा उहम्=श्रेष्ठता, वैभव ]

**उजर-रा**—पु. ( व ) तक्रार; हरकत; आक्षेप; बचाव 'पुढे तुम्ही जिवंत असला तरी तुमचा कोणताच उजर ऐकला जाणार नाही.' 'त्यांची स्थावर जंगम इस्टेट इन्सफावांचून, त्यांचा उजरा ऐकल्यावांचून, महाराजांच्या हुकमाने सरकारांत घेतली'—विक्षित ३.१०२. [ अर. उझर=सबब ]

**उजर**—पु. उत्कर्ष. [ सं. ऊर्ज ]

**उजरणे**—उक्ति. १ चकाकित करणे; स्पष्ट करणे; उठावदार करणे; स्वच्छ करणे; ठळक करणे ( रंया, आकृति, खण छाप ). २ पुढां उच्चारून पक्के करणे; उजळणी करणे; दृढ करणे; ( पुनःपुनः उच्चार, प्रयोग इ० योगे अभ्यास, आहा, शोध ). [ सं. उज्ज्वलनः म. उजळणे ]

**उजरणे**—उक्ति. १ दुरुस्त, डागडुजी करणे. २ मारलेले खिले नीट करणे; सरळ बसविणे, करणे; पोचे आलेले भांडे नीट करणे; गोलाकार घडणे ( लोखंडी काम ). 'मी भक्तिवश न चुकणें त्या कुन्नेच्याहि वपुसि उजराया'—मोशांति ७ ४७. [ सं. ऋजु+कृ ]

**उजरणे**—अक्ति. १ उत्कर्ष होणे. २ शक्ति परत येणे, सुधारणे; मूळच्या स्थितीवर परत येणे; हुशारी, तजेला येणे, दृढतवीत होणे ( प्रकृति सुधारून ). ३ संद बुद्धीच्या मनुष्याची प्रगति होणे; बुद्धीचा विकास होणे; स्याला जास्त कष्ट लागणे. 'सांग हित सुज गुह तू आहेसि समये यासि उजराया'—मोवन १ ५२. [ सं. ऊर्ज ]

**उजरा**—पु. १ प्रगत मार्ग; रीत; 'अनादि सिद्ध उजरा'—ज्ञा १६.२७१. २ प्रसिद्धि; उजगरा पहा. [ सं. उत्+जार् ]

**उजराभन्दामत**—अत्रामन्दामत पहा.

**उजरावणे**—उक्ति. ( गो. ) स्वच्छ करणे ( मासळी ); उजरणे पहा. [ सं. उज्ज्वलन; ऋजु+वृ; उजु+कृ ]

**उजरिया**—स्पृष्टीकरण; विवेचन; उपपत्ति. 'तंव उजरिया केले देवाचिआ' ते परिक्षा पां ।'—ऋ १०. 'सर्वे सिद्धांताचिया उजरिया। सांठूनियां निदमुरिया ।'—अमृ ५.३९. उजरी अर्थ २ पहा. [ सं. उज्ज्वलन ]

**उजरी**—स्त्री. तेज; प्रकाश; प्रभा. 'प्रभेची जैसी उजरी । ते सोहेंवृत्ति अवधारी ।'—ज्ञा १४.३९१. २ स्पष्टपणा; स्वच्छता; विवरण. 'पगी प्रमेयाची उजरी ।'—ज्ञा १८.५५. ३ उत्कर्ष; उदय; उजळा; 'तुका म्हणे कई भाग्याची उजरी । होईल पठरी देखावया ।'—तुगा ५.५८; 'असो याचि प्रकारे स्त्रियांचे शरिरी । अनुक्रमे होय वृद्धीची उजरी ।'—स्वानु ३.२.९. ४ व्यवस्थितपणा. 'तेसी आहारनिदेची उजरी ।'—ज्ञा १३.७६७.—वि. १ स्पष्ट; उषड. 'जालया कामा नाही चोरी । ते कळें होय उजरी ।'—ज्ञा १८.४३. [ सं. उज्ज्वलन ]

**उजरी**—वि. सरळ. 'परि ते भजती उजरी नव्हे । विषम पडे ।'—ज्ञा ९ ३४५. [ सं. ऋजु ]

**उजरी**—स्त्री. सहाय्य; सामर्थ्य; आश्रय. 'बलभाचिया उज-रिया । आपणया पति कुत्रिया । जोडोनि तोपिती जैसिया । अह-वपणे'—ज्ञा १६.३७७. [ सं. ऊर्ज=शक्ति; पोषण ]

**उजवट**—वि. उजळ; गोरा. 'नवऱ्यापरीस नवरी उजवट, सोन्याचे तुला गोट साळुबाई.' [ सं. उज्ज्वल ]

**उजवट-ड, उजवाड**—पु. ( गो. ) उजेड; प्रकाश. 'कर-तेल्याच्या तोंडाक उजवाड पडलो.' =करणाऱ्याच्या तोंडाचा प्रकाश पडला. [ सं. उज्ज्वल ]

**उजवण-णी-णूक**—स्त्री. ऊर्जितदशा ( भूमि, शस्त्र, मनुष्य, इ० कांस ). [ सं. ऊर्ज ]

**उजवण**—स्त्री १ समाप्ति, शेवट, अखेर; बोलवण. 'जेथे कृष्णकीर्ति कीर्तन । तेथे कर्माकर्मांनी उजवण । दोग संमाराची बोल वण । जन्ममरणसमवेत ।'—एभा ३०.४०. २ साफल्य. 'आज आयुष्या उजवण जाहली ।'—ज्ञा १०.१४७. ३ लग्न, मुंज इत्यादि संस्कार अवदय ते धार्मिक विधि; ( विशेषत ) विवाह 'पुत्रांम नोवऱ्या आल्या । आतां उजवणा केल्या । पाहिजेत कीं ।'—दा ३.४.७. [ सं. उद्यापन; प्रा. उज्जा (ज्ज) वण ]

**उजवणे**—अक्ति. १ विहित क्रमाप्रमाणे समाप्त होणे, पार-पडणे; यथासांग तडीस जाणे ( नेम, विधि, धर्मकृत्य ). सकल होणे; सुपरिणामी होणे. 'मग म्हणे गा प्रज्ञाकांत । उजवली आजि वक्तृ-त्वता ।'—ज्ञा १४ ६३. २ स्वतःचा विवाह इत्यादि संस्कार होणे, 'नुजवेचि कव्हणे बोले । आंगा आदुवर पण आले ।'—शिशु २०८. [ सं. उद्यापन; प्रा. उज्जावण=उजवणे ]

**उजवणे**—अक्ति. १ आपत्ति, रोग इत्यादींनून निभावून जाणे, पार पडणे. २ चांगला निघणे, निवळणे [ सं. ऊर्ज ]

**उजवरा**—पु. स्पृष्टार्थ. उजरी पहा. 'तये नामाचा उजवरा । धुंहुनि भक्षी चराचरा । म्हणोनिया गा नेंद्रा । दुंदानामा ।'—कथा ६.१९.१३.

**उजवा-वी-वे**—वि. १ दक्षिणचा, उजवीकडचा, डावा याच्या उलट; दक्षिण. २ मरस 'मुलापेशां, म्हणे मुलगी उजवी.' ३ सरळ. [ सं. ऋजु ] **०हात**—पु ज्यावर अवलंबून आह्मे असा, पूर्ण विश्वासांतला मनुष्य; अवल मदतनीम; निकट सहकारी 'इतके झाल्यावर सोकरजी ओलखांश सहिवांचा अगदी उजवा हात बनला.'—अयंकर दिव्य. **उजवी गुढी देणे**—मंमति देणे; कबूल करणे; परवानगी देणे. गुढी पहा. **०घालणे**—उजवीकडे राहिल अशा तऱ्हेने भोवती फिरणे; प्रदक्षिणा करणे. 'विनये पुमोनि उजवे घालुनि ते त्या सुरापगतनया ।'—मोमांति ७.८१. 'उजवा घालितां अवनि देस.'—मोत्री ६.३७. 'देवाला उजवे घालून येते.' 'गाईला



उजवी घाल. ० **बाजू**—स्त्री. १ राजसभेंत उजव्या बाजूस बसलेली मंडळी; मोटें मानकरी लोक. २ विश्वासूक, अतिशय उपयुक्त असा राजेलोकांचा उजवा हात अमळ्या माणूस. **उजवी डावी देणें**—होय—नाहीं स्पष्ट म्हणणें: होकार किंवा नकार देणें. **उजवी देणें**—१ उजव्या बाजूकडे जाऊं देणें. २ मूर्तीच्या अंगाला लावलेले तांदूळ, फुलें वगैरेंपैकीं उजव्या बाजूकडील खालीं पडणें: कौल देणें. ३ संसर्गित देणें: होकार देणें. ० **जाणें**—उजवीकडून जाणें.

**उजवाडणें**—अत्रि. (गो.) सुर्योदय होणें. 'उजवाडलें आतां गोरुंक पसरीक मोड.' [ उज्वलन ]

**उजवात**—स्त्री. (गो.) उदबन्नी. 'आज उजवात देवासमोर लाव.' [ उद+वात ]

**उजवारणें**—क्रि. (राजा) गंगांतून बरें होणें. उजवणें पहा. [ सं. ऊर्जन ]

**उजविणें**—मंत्रि. १ समाप्त करणें. उद्यापन करणें; पार पाडणें; पुरें करणें. संप्रविणें. 'अविनयभक्तिप्रतिज्ञा उजवुनि गुरुभक्तिचा रस त्यजुनि।'—मोकणें १ १७. 'जे जे अत धरावें। त्यातें उजवावें तत्त्वतां।'—गुच ३२. ३६. २ मुर्पागामी करणें. 'धन्य इहीं उजविला धनुर्वेद।'—मोकणें १०. १२. ३ विवाहादि संस्कार करणें. उजवें कितीं होतील पांशें।'—तुगा २९. ४९. 'दिवसेंदिवस खर्चें बाढला। यावा हांता तो खुंटोनि गेला। कन्या उपवरी जाहल्या त्याला। उजवाव्या द्रव्य नाहीं।'—दा ३. ४. ३. **उजवून घेणें**—लक्ष लावून घेणें। 'कन्या नृपाचीं उजवून घ्यावी.'—साहू ७. ९१.

**दोही अंगीं उजविणें**—लक्षामध्यें दोन्ही पक्षाकडील खर्च करून लक्षकार्य पार पाडणें [ सं. उद्यापन; प्रा. उज्जावण ]

**उजविणें**—मंत्रि. १ व्यवस्थितपणें करणें; उत्कर्ष करणें; प्रगति करणें. 'ती आपला संसार उजवीत नाहीं हें तर ठरलें.'—निचं ९. ५६. २ सजविणें; विभूषित करणें. 'चित्रे काढून चौक उजविले.'—गोपां २११. [ सं. ऊर्जन ]

**उजळ**—वि. १ चकचकीत; संतज; जिल्हई दिलेली (धातु); स्वच्छ; पांढरा; निर्मळ. २ गोंरा. सुंदर. संतेज (चेहरा). ३ फळ पिकतांना रंग बदलून जी संतेजता येते तशा प्रकारचें (पेरू, केळें इ.० फळ). ४ शुद्ध वर्तनाचे; राबत्यांत येण्याजोगे. 'उजळ लोकांपैकीं निवडण्याचें धोरण असावें'—जन्हेरखानानियम ९. [ सं. उज्वल; प्रा. उज्जल; गु. उजळ, सि. उजळ; हि. उजल ]

**०टिक्या**—वि. फासोळीवर पांढरे ठिपके असणारा (घोडा). **०ठक**—पु. १ संभावित भामटा: राजरोस भामटींगरी करणारा. २ बाहेरून भपकेदार परंतु कवडीमोल वस्तु. आंतून सरळपणा नाहीं असा माणूस. **०सांड**—माथा हाणें—अपवाद, आरोंपावासून मुक्त होणें; दोषमुक्त होणें; काळिमा जाणें. **०माथ्यांन हिंडणें**—राजरोसपणें वावरणें, वागणें; न लाजात वागणें.

**उजळणी, उजळणूक**—स्त्री. १ चकचकीत करणें; स्वच्छपणा करणें; उजळा, जिल्हई देणें; पाणी देणें. २ आवृत्ति; धृष्टाक्षरांचें लेखन व पाठांतर. ३ (गणित) पांढ, सवाकी, दिडकी, अडीचकी, आठकी, शेर, मण, टांक, आणे वगैरें हिशोबाचा भाग; हा भाग तयार करणें. ४ (ल.) खूप शिब्या देणें. (क्रि० करणें). [ सं. उज्वलन; प्रा. उज्जळण; म. उजळण—णी ]

**उजळणें**—सक्रि. १ चकचकीत करणें; जिल्हई देणें; घांसणें; निर्मळ, स्वच्छ करणें. २ दिवें लावणें; मशाल पेटविणें; प्रकाश करणें; पेटविणें; पेट देणें. 'जेसा मालवल्या दिवा। प्रभेसि जाय पांडवा। मग उजळिजे तथ तथवा। तैसाचि फांके।'—ज्ञा १५. ३६९. ३ प्रकाशित करणें. 'दंत तेजें उजळोनी दिशा। हांसोनि म्हणे।'—सुआदि २२. ८८. ४ स्पष्ट करणें; सुलभ करणें. 'विरक्तें परमाथे उजळावा.'—दा २. ९. १२. ५ उजळणी, आवृत्ति करणें. 'पाठ उदंडचि असावें। सर्वकाल उजळीत जावें।'—दा १८. ३. १९. —अक्रि. १ गोरें होणें; संतज होणें; सुंदर होणें. 'क्रमेंच तीचीं उजळेच अंगे।'—साहू २. ५३. 'उजळना ना काळवंडेना।'—दा १३. २. २२. २ पाडाम आलले आंव इ० सुंदर रंगयुक्त होणें, उजळ होणें. 'कापुरवेलीनी चोखडी। उजळली परीवडी।'—ऋ ८४. ३ (उष्णादि विकारानें लाल झालेला डोळा, अंधारी रात्र) निवळणें. ४ प्रकाशित होणें. 'जेंम त्रैलोक्य दिसे उजळलें।'—ज्ञा १. ३९. 'उजळल्या दाही दिशा.'—तुगा ६७८ [ सं. उज्वलन; प्रा. उज्जळण; सि. ओंजारण ]

**उजळपाजळ**—वि. स्वच्छ संतेज, चकचकीत; लखलखीत; तेजदार; लखपख (वस्त्र. पात्र इ.) [ उजळ द्वि. ]

**उजळा**—पु. १ तकाकी; चकाकी; लकाकी (घांसून, पुसून येणारी). २ जिल्हई; मुलामा (मोन्याचांदीचा). (क्रि० देणें). 'तैसी चंपककुमुभे उजळा दिधळें तैसिचि मे स्वर्ण'—कर्म ९२. ३ जिल्हई देण्याचा पदार्थ. उ० वाळ, तुरटी, सोरा, इ० ४ (सोनारी) सोरमीट, नवसागर, मोरचूत, पांटेशियय सायनाईड यांचें मिश्रण (हें मिश्रण डाग लावलेल्या जिनसास तो डाग सोन्यासारखा पिवळा दिसावा म्हणून उजळा देण्यासाठीं तयार करतात). —वि. चकचकीत; शुद्ध पांढरा; उजळ पहा. [ सं. उज्वल; प्रा. उज्जळ; सि. उज्ळाई ]

**उजळाई**—स्त्री. जिल्हई देण्याची अगर घांसण्याची क्रिया; किंवा तिची मजुरी.

**उजागर**—रा—क्रि. उग्रपणें, सर्व समाजासमोर; जगासमोर; अगदीं प्रसिद्धपणें. —वि. १ निर्भय; धीट. २ (व.) (उप.) संभावित; एखादें काम करून न केलें असे दाखविणारा. 'चोरी करून रामा उजागरच दिसतो.'—पु. १ जाग्रण; जागेपणा; जागृतावस्था. (क्रि० पडणें; होणें; घडणें). २ उजळमाया; निर्भयता; धीटपणा;

शूरपणा; धिटाई; धडाडी. 'ते पुस्तक माझेच मग त्यापासून मागून घ्यायचा मला उजागरा नाही काय ?' ३ आठवण. ४ सावधपणा; सावधानता. [ सं. उत+जागृ. उज्जागर; गु. उज्जागरो ]

**उजागरी, उजागिरी**—स्त्री. १ निर्भयता; मोकळीक; उघडीक; उघडपणें एखादी गोष्ट करण्यास मोकळीक; उघड व्यवहार. 'तो तुमचा दबेल होऊन तुम्हास पाहील तेव्हां त्याला मेल्याचा पाड चढेल आणि तुम्हाला उजागरी होईल'—बाळ २. १८९. [ सं. ऊर्जू ] २ निर्लज्जपणा. धीटपणा; धृष्टता ( तृतीया विभक्त्यांत प्रयोग ). 'नित्य प्रतिद्वेषतां, भोगितां उजागरीने मजा ।'—प्रला २२५. ३ प्रसिद्धि; षट्कर्णी होणे. ४ दुर्लौकिक; बोभाटा. [ सं. उज्जागर ]

**उजागरीस आणणें**—क्रि. परिस्फुटता करणे; उघडकीस आणणें; प्रसिद्धीस आणणें. [ उजागर ]

**उजागरीस येणें**—क्रि. उघड होणें; उघडकीस येणें.

**उजागीर**—वि. १ निर्लज्ज; बेशरम; जनलज्जा नसलेला. २ धीट; निर्भय. 'ती पोरगी फारच उजागीर आहे.' ३ ज्यास विवक्षित कर्म प्रसिद्धपणें करण्यास मोकळीक झाली आहे असा; उजळमाथ्याचा. ४ उघड; जाहीर. [ सं. उत+जागृ ]

**उजाड**—वि. निर्जन; आंसाड; वस्तीरहित; निर्मनुष्य; उध्वस्त; वंराण ( गांव, मुख इ. ). 'व्यापाराच्या उत्कर्षामुळे कित्येक शहरांत लोकसंख्या अतिशय वाढली होती, तर उलट कित्येक गांवांतून वस्ती अजीबात उठल्यासारखी होऊन ते गांव उजाड झाले होते'—पार्लमेंट ३४. [ सं. उत+ज्वल् ]

**उजाडणें**—उजेडणें पहा.

**उजाडतां**—उजेडतां पहा.

**उजाडी**—स्त्री. ओसाडपणा; उध्वस्तता; निर्जनस्थिति; उजाडपणा. [ उजाड ]

**उजान**—क्रि. वि. ( व. ) पुन्हां; आणखी.

**उजाला**—पु. ( हि. ) चकचकाट, प्रकाश, दिवा. 'चवतर्फी लाविले गलासे जिकडे तिकडे उजाले.'—पला २७. [ सं. उज्ज्वल ]

**उजाळ-ऊळें**—पुन. १ तेज; प्रकाश; उजेड. 'उजाळ चंद्रादित्यमंडळा ॥'—झा ११. २१२. 'बालसूर्याचेनि उजाळें। तैसी कवळें टांचांची ॥'—एरुस्व १. ३१. 'स्वामी पैल येक उजाळे पर्वतातळीं वाटलें।'—सप्त ११. २१. २ पांढरेपणा; स्वच्छपणा; उजळपणा. ३ शुद्धता, कीर्ति, नांवलौकिक. 'माक्षिया कुळाचा उजाळ ॥'—झा १६. ३५८. -वि. पांढरे; स्वच्छ. उजळ पहा.

उजाळ हृति मारद्व ।'—अमृ ५. ३. [ सं. उज्ज्वल ]

**उजिडणें**—अक्रि. वेगळें होणें. 'जीव प्रकृती पासोनि उजिडें। जेणें भवबंध विघडें'—दाव ३३८. [ सं. उज्ज-याकून देणें ]

**उजिती**—स्त्री. आगटी. 'प्रळयामीची उजिती। आंबुखलीं जैसी'—झा ११. ३४२. [ सं. उद्+द्युत = पेटणें; प्रकाशणें; प्रा. उज्जुअ ]

**उजितें**—न. ज्वलन; पेट; पेटण्याची क्रिया. 'तै विश्वोनि जाय उजितें। अमीचें जेव्हां।'—झा ८. २१३. [ सं. उद्योत ]

**उजियड-येड**—पु. उजेड पहा. 'पडिलेआ भवतभी निविडें। जिया प्रतिभवी उजियेडें।'—ऋ २. 'परि श्रीनिश्रुतिदीपउजियेडें। देखेन मी ॥'—झा ६. ३२. 'तेणें उजियड पाहता गा।'—दावि ४९९. [ उजेड पहा ]

**उजियेरी**—स्त्री. सादर्य. 'जरि पाहतां उजियेरी न जोडे। ते व्हेळि मांडिली।'—ऋ ३९. [ सं. ऋजु ]

**उजिरा**—पु. प्रकाश; तेज; उदय. उजरा पहा. [ सं. उत+ज्वल्; ऊज् ]

**उजिवड-डू-डे**—पुन. प्रकाश; उजेड पहा. 'दिवा जो उजिवड। तो धराचाचि सुरवाडु।'—अमृ १०. ४. 'ऐसेनि येणे निवाडें। जयाच्या जीवीं उजिवडे।'—झा १३. १०८२.

**उजिवडणें**—अक्रि. १ उजाडणें; प्रकाशमान होणें. २ ( ल. ) भासणें. 'तैसें लटिकें येणें रुढे। जड येणें उजिवडे।'—अमृ २. ३५. 'जयाच्या जीवीं उजिवडे।'—झा १३. १०८२. [ उजाडणें ]

**उजिवण**—स्त्री. साफल्य; सार्थक; उजवण पहा. [ सं. उद्यापन; प्रा. उज्जावण ]

**उजीयडा**—पु. उजियड, उजेड पहा. 'आपणा वसतिला उजीयडा ॥'—विवि ८. ३. ५९.

**उजीर**—वि. सरळ. उजू पहा. [ सं. ऋजु ] ०पण—न. सरळत्व; सरळपणा.

**उजु-जू**—वि. १ सरळ; वांकडें नव्हें असें; समसुत्रानुवर्ती ( रेषा, मार्ग इ. ). 'तो उजु हातिणें। धरो नेणें ॥'—शिशु ८९५. २ नीट; योग्य; अनुकूल; सीधा ( स्वभावाचा ). 'किंवा जैसें तें चातक। मेघां उजु करितां घोक।'—स्वादि १. २. ८२. ३ सरळ; चांगलें; सन्मार्गवर्ति. 'ऋषीभ्रारामि पडलें सांकडें। कीं उजू करितां जाहलें वांकडें।'—कथा ६. ५. ६९. 'स्वीरिणीचे पाऊल उजू म्हणून चुकूनहि पडायचेच नाही.'—नि ७८९. ४ बरोबर; प्रमाणशीर; सरळ येणारें; योग्य; यथान्याय. 'उजु हिशेबाचे जे पैसे ते आम्ही देजें.'—कोरकि २८०. ५ छेकपजे, ध्वन्यर्थ, बकौफि वगैरे नसल्लें; सहज; सोपें; सुबोध; सहज समजण्यासारखें ( भाषण, वाक्य, कविता इ. ). ६ प्रामाणिक; न्याय्य; निःपक्षपाती. [ सं. ऋजु; प्रा. उज्जु; जिप्पी उजो ] ०करणें—बबवून कामाला योग्य करणें; पेटविणें ( बेल. )—शअ. समोर; कडे. 'तंव तो धारासिपे तिरवेटें। डोळेआं उजू ॥'—शिशु ७११. 'मग आवेशें पसरी मुख। उम्बा

उजु ॥'—हा ६.२२८. 'उभा राहिला जानकी उजु ।'—कूमुरा १०.१२. 'वीर पाहाती आकाश उजु । तों येतां देखिला तेजःपुंजु । जो ब्रह्मयाचा आत्मजु । नामे विख्यात नारद ॥'—ज ५१. १५. —क्रि. १ सरळपणे; बरोबर; नीट रीतीने. २ योग्य बाजूस, दिशेस, मार्गास. 'रथियाउजु पार्थ वीर । भिमें लक्षिले गजभार ॥'

**उजुं-जूं, उजु-जू-क**—क्रि. (कुण.) अजून; पुन्हां; आणखी; माकत्यान. उजान पहा 'रामा येतो म्हणाला पण उजुक भाला नाही.' [ हिं. अजो; म. अजून ]

**उजुकार**—प. सरळ रीत, मार्ग; सीधा मार्ग; सरळपणा. 'एक षट्पकांचिनि उजुकारें.'—दाव १५१. [ सं. ऋजु+कृ ]

**उजुवाट**—स्त्री. सरळ, लांब रस्ता; उजुकार. 'घाटु ठेकुळांभां तेंचि दशन।उजुवाट तेंचि रसना ॥'—दाव १७. [ सं. ऋजु+वर्ति ]

**उजुवाडु**—प. उजेड; प्रकाश. 'सैरल उपरा प्रतिरात्री दिनु। सकल दिशा उजुवाडु होउतु ।'—खिपु. २.४४.१९८. [ सं. उज्ज्वल ]

**उजू**—स्त्री. उजूर या अर्थी लुकीने वापरतात. 'कुळाचीउजू न करतां रुपये देईन.'

**उजू**—न. (नमाजापूर्वींचे) हस्तपादप्रक्षालन. [ अर. वुजूह=चेहेरे, वजू=चेहरा यांचे अव. ] **उतवाजू**—स्त्री. नमाज; प्रार्थना. 'तों अमुदुल अल्ली दुराणी जुमा मशिदीस येऊन आपला स्वधर्म उजू-तवाजू करीत होता.'—माब. २७.५२. [ अर. वुजू+तवाडुअ=नम्रता ] **नमाज**—प. प्रार्थना. 'याजवद्दल पांच वस्त उजूनमाज करून इलाही नजीक रावसाहेबांचे हकामध्ये दुवा याद करीत आहों.'—रा १.६३. [ अर. वुजू+नमाज=प्रार्थना ]

**उजू, उजूवुजू**—स्त्री. आदर; मान; मर्यादा; सन्मान. ( क्रि० ठेवणे; राहणे; उडणे ). [ अर. वुजू ]

**उजूर**—प. अस्ता, आक्षेप पहा. १ सबब; सबब सांगण्याचा हक्क. 'देव मजूर देव मजूर । नाही उजूर सेवेपुढे ॥'—तुगा ३७००. 'बायकोला नवऱ्यापुढे उजूर नाही.' २ तक्रार; आक्षेप. 'उजूर असेल तरी हुजूर एणे.'—रा १५.१५९. 'नाहि उजूर आपल्याविशीं रे जिवलग्या ।'—प्रला १२८. ३ अडथळा; विलंब; आक्षेप अर्थे ४ पहा. 'सेवकास आज्ञा होईल त्या आज्ञेस उजूर नाही.'—रा १०.२२६. ४ हक्क; अधिकार; वाजवी काम. ५ खोळंबून राहणे; विचार करणे; वर पाहणे. अस्ता अर्थ २ पहा. 'महिना भरल्यावर माझा उजूर न धरितां तुम्ही गहाण विकून ऐवज घ्यावा.' 'कुळाचा उजूर न धरितां मी खुदमिसबत फडशा करून देईन.' [ अर. उजूर=बहाणा ]

**उजूरुजू**—क्रि.वि. (गो.) रुजवात करून; बजावून 'त्येकां पैशे उजूरुजू करून दिले मूं.' [ अर. रुजू=परत पाहणे द्वि. उजू ]

**उजूहार्ती**—क्रि.वि. सरळपणाने; भागवड न करतां; ऐन जिनसी. [ उजू+हात ]

**उजेड**—प. १ प्रकाश. 'दाही दिशा उजेड ।'—मुआदि १९. १९८. २ प्रकाश देणारी, पौडणारी वस्तु; दिवा. 'अंधार पडला कांहीं उजेड सेंगे घ्या.' [ सं. उज्ज्वल किंवा उद्योत; प्रा. उज्जोअ; अथवा सं. उदयित-उजइड-उजेड.—भाअ १८३२. ] **०पाडणे-लावणे-करणे**—१ (उप.) अपकीर्तिरूप कृत्ये करणे. 'म्हणती भावाने उजेड केला । कीर्तिध्वज उभारिला ।'—नव १८.३९.

२ शतकृत्य करणे. 'आम्ही तर हात टेकले! आतां तुम्ही काय उजेड पाडतां पाहूं.' कांहीं समानार्थी वाकप्रचार—मशाल पाजळणे, लावणे; टेंभा पाजळणे; नगान्यावर टिपरू टाकणे, वाजविणे; दिवसां मशाल लावणे; वेचाळीस पिळ्या अथवा कुळें उदरणे; वडिलांचे नांव गाजविणे. **०पाडणे-होणे**—१ प्रकाश पडणे. २ (उप.) अपकीर्ति होणे; छीः धुंः होणे.

**उजेडणी**—स्त्री. (कों.) चूड; ताड, माड वगैरेच्या सावळ्या एकत्र करून सईलशा बांधून उजेडासाठीं पेटवितात ती; टेंभा. [उजेड]

**उजेडणे, उजाडणे**—अक्रि. प्रभात होणे; सूर्योदय होणे. २ कार्यारंभ होणे. ३ अनुकूल काळ प्राप्त होणे; वेळ येणे; सुयोग येणे. ४ स्पष्ट होणे. 'म्हणोनि हें उजेडे ।'—दा ६.६.२२. [ सं. उद्योतन; प्रा. उज्जोअण; उज्ज्वलन ]

**उजेडतां-क्षणें, उजाडतां-क्षणें**—क्रि.वि. अगदीं पहाटे; दिसू लागतांच.

**उजेडता काळ**—प. १ उजाडावायची वेळ; संधिप्रकाशाचा समय. २ (ल.) भावी भाग्याची प्रभात; चांगले दिवस येण्याचा समय. [ उजेड ]

**उजेडाचा माणूस**—(उप.) चलाख, पराक्रमी माणूस हा शब्दशः अर्थ; परंतु ध्वनि उलट होतो. [ उजेड ]

**उजेरणें**—उ.क्रि. (राजा) १ साफ करणे; गाळ, घाण वगैरे काढणे (पाटांतील) २ एखाद्याचा विद्येत प्रवेश करून देणे; शिक्षित करणे. ३ (सामा.) उजेरणें पहा. [ उजळणे ]

**उजो**—प. (गो. कृ.) विस्तव; आग. उद्योत; प्रा. उज्जोअ ]

**उज्ज, उज्जन**—प. (शाप.) वातावरणांतील एक वायु; हा अतिशय हलका व त्वरित पेट घेणारा आहे. हा वायु पाण्यातील मुख्य घटक आहे. (इं.) हायड्रोजन [सं.] **०गंधकिद-पु.** एक वायु. याची फार दुर्गंधि सुटते. धातूच्या गंधकिदावर अम्ल ओतलें म्हणजे हा उत्पन्न होतो. (इं.) हायड्रोजनसल्फाइड. **०प्राणिद-**(इं.) हायड्रोऑक्साइड; हायड्रोनाइड. **उज्जित-**(इं.) हायड्रेट. **उज्जिद-हायड्राइड.**

**उज्जनचलनी**—न. उज्जैन येथें चालणारे; उज्जयिनी येथील शिदेशाई नाणे. —पया ४६९ [ उज्जैन+चलन ]

**उज्जीवन**—न. १ जागृति; प्रगटता; प्रगट होणे. 'जे उज्जीवन जहालें । ज्ञानाभीचे ।'—हा ४.१३३. २ चेतना; उत्तेजन. 'तैसै

रायभोग समृद्धि । उज्जीवन नोहें जीवबुद्धि ।' -ज्ञा २.६८. ३  
भोगसाधन. -हंको. [ सं. उत्+जीव्-जीवन ]

**उज्झड**-वि. उद्धट; दांडगेथर; उर्मट. [ सं. उत्+झट्; उद्धत;  
हिं. उज्झड=गांवढळ ]

**उज्झित**-वि. टाकलेलें; सोडलेलें; त्यक्त. [ सं. उज्झ्=सोडणें ]

**उज्जड**-पु. ( कों. ) उजवाड पहा.

**उज्ज्वल**-वि. १ सतेज; चक्रचकीत; प्रकाशमान. २ स्वच्छ;  
शुद्ध; पवित्र; उजळ पहा. [ सं. उत्+ज्वल् ]

**उज्ज्वलन**-न. १ जळण्याची, प्रकाशित होण्याची क्रिया;  
पेटविणें. २ तजेला, जिल्हई देण्याची, स्वच्छ करण्याची क्रिया;  
चक्रचकीत करणें. [ सं. ]

**उज्वलित**-वि. १ पेटविलेला. २ प्रकाशित केलेला; जिल्हई  
दिलेला. ३ प्रकाशमान; तेज:पुंज. [ सं. ]

**उज्वाट्यार**-क्रि.वि. ( गो. ) पहाटिस. [ उजेड ]

**उज्वाड**-पु. ( गो. ) उजेड; प्रकाश. 'उज्वाडाक हडप'  
=प्रकाशांत आणणें; प्रसिद्ध करणें. [ उजेड ]

**उज्जहलज**-स्त्री. ( चंद्रपुरी ) वाहरील दरवाजाला लायून आंतील  
दोन बाजूस असलेली बैठक; देवडी. [ उज्झ्+लज् ]

**उट**-स्त्री. हुटहुट; कटकट. -शर ( तुगा. इं. ७९. ) [ ध्व ]

**उट**-स्त्री. चाकाला प्रतिबंध करण्यासाठी लावलेली उटी; ऊट;  
टेंकू; दगड. [ उटणें ]

**उट**-पु. उत पहा. **उतरणें**-रग जिरविणें; नक्षा उतरणें.

**उंट**-पु. ( कुण. ) उट. १ ( सन्यासिंबंधी ) ओंझें वहाणें  
इत्यादि उपयोगी एक पशु. अरबस्तानासारख्या वालवंटाच्या प्रदेशांत  
उंट असतात व तेथे त्यांच्याशिवाय दुसरें कोणतेंहि जनावर  
वाहतुकीला उपयोगी नसतें. २ बुद्धिवळाच्या खळांतील एक मोहूर्ण.  
याची गतिसंबे बाजूनी तिरपी असते व तिची मर्यादा पणाच्या अखेर-  
पर्यंत असते. [ सं. उट्ट्; अवेस्ता उत्र्त; तुल फा. शुतुर; प्रा.  
उट्ट ]

**उंटावरचा-शाहाणा**-सूर्यपणाची मसलत देणारा. ( राज-  
पांत रेडकाचे ढोकें अडकले असतां एका उंटावर वसून जाणाऱ्यानें  
प्रथम आंत येण्याकरितां घराची मित पाडण्यास सांगून नंतर रेड-  
काची मान कापून मग रांजण फोडावा अशी सल्ला दिली या गोष्टी-  
वरून ). ' तिसरे एक उंटावरील असें विचारतात ' -टि ४४१.

**उंटावरून शेत्या हांकरणें**-अतिशय आळम किंवा हल्लाजीपणा  
करणें. **उंटावर वसून दक्षिण दिशेस जाणें**-एक अपशकुन;  
दुखिन्ह. ' चेळनि उट्ट्यानी बैसुनि दक्षिण दिशेसि जाताहे. '  
-मोउद्योग १०.१७१. **उंटाचे बांधे**-न शिकविलेले उंटाचे बच्चे.

**उटंक**-वि. उतरणीची; उंचवट्याची; खडकाळ ( जमीन )  
' स्थिर होय खलो भूमिके । थेंबु न राहे उटंके । जाय निरसोनि ।'  
विपु. १.८२. [ सं. उत्+टंक=उतरण, उत्+स्था; प्रा. उंङ ]

**उटकटारी, उंटकटारी**-स्त्री. एक वनस्पति; उताटी; काटे  
चुकुक; हिची पानें कोपरे कातरल्यासारखीं असून धृग्भागीं सफेत रंगाचे  
काटे असतात. डांग्या खोकल्यावर याची मुळी लहान मुलांच्या  
गळ्यांत बांधतात. सर्प, विंचू यांच्या विषावर हिचें मूळ उगावून लेप  
देतात. मुळास ब्रह्मदंडी म्हणतात. ही उंटास प्रिय असते. [ सं.  
उत्कट; गु. उटकटो; हिं. उटकटाव ]

**उटकणें**-उक्ति. उच्चाटन होणें; वेगळें पाडणें, होणें; दूर करणें.  
' सर्वोरभा उटकले । ' -ज्ञा १४.३६६. [ सं. उत्+टंक=बांधणें;  
उत्+टंक=खरडणें; म. ऊट करणें ? ]

**उटकण**-न. १ दूर होणें. २ अवर्षण. -शर.

**उटकरळ**-स्त्री. उटकळ पहा. -वि. हलणारा; डळमळ-  
णारा; सैल; खिळखिळीत झालेला ( दगड ). [ सं. उत्थ+ङ्; प्रा. उट्टक;  
म. उटकर ]

**उटकळी**-स्त्री. ( राजा. ) तोंड येणें; तोंडांत खरे, पुटकळ्या  
येणें.

**उटकर**-वि. उर्मट; मसूर; उद्धट. ( कि० येणें. ) [ सं. उट्=  
मारणें, पाडणें ]

**उंटगणी**-स्त्री. एक वनस्पति. -मुंठ्या ११२ [ ? ]

**उंटगरळ**-न. १ उंचवटा; लहान टकडी; टेंब. २ शरीरावर  
असलेले आवाळू; गरंड; टेंगूळ. ३ एखादी जड वस्तु लोदून नेतांना  
खालीं जो दगड लावितात तो. -वि. १ वर खालीं झालेला; उंच-  
सखळ; उच्चनीच; खडबडीत; डळमळीत. २ उंटगळें असणारा  
( प्राणी, जमीन ). [ सं. उत्+स्था+गळ्; प्रा. उंटगळ ] -क्रि.वि.  
उंचसखळपणानें.

**उटज**-न. पणकुटी; झोंपडी; पणेशाळा. [ सं. उट=गवत,  
पानें+जन्-उट्टेभ्यो जायते इति ]

**उटणें**-न. १ अंगास लावण्यासाठी केलेला अंगज इ. मुग्धी  
पदार्थ; उटी. ' उटणें लावुनि घातलें स्नान. '-कर्म ५७. ' कां सुर्या-  
चिया आंगा उटणें । लागत असे ॥ ' -ज्ञा १०.१०. २ उटी;  
उटणें अंगाला लावणें, माखणें; मदेन. [ सं. उट्टेन; का. उटणे=  
अंगाला तेल, लेप लावणें ]

**उटणें**-उक्ति. १ माखणें; चोपडणें; लावणें; चर्चिणें. ' श्रीमहा-  
देवो कापुरे उटिला ॥ ' -ज्ञा ११.२२२. ' हळदी भीनीली हेमकळा ।  
तेणें उटिलें मुखकळा । ' -एरुस्व ७.३४. ' भीमकी मुकुमार गोमटी ।  
कृष्णा इसीं हळुचि उटी । ' -एरुस्व १६.८७. २ ( राख, माती इ. नीं  
भांडें वगैरे ) घांसून साफ करणें. ' हां हो उटोनिया मारिसा । '  
-ज्ञा ११.१५७. ' कापुराची काय लावुनी उटावें । काय ओवाळावें  
दीपकासी ॥ ' -तुगा ४४२३. ' अन् भांडीं उटायालेणें होतों. '  
-सागो प्र. १. १. ३ धुणें. ' वृद्ध परंपरा ऐसी आहे । वरकरण उटी

बोहमाये । '—एकूस्व १८.८९. 'मग ते मंगलरूप पाऊलें । ते सुमे-  
धेने उडिले ॥' वसीस्व ९.२९. 'क्षणभंगुर जाउनी दुःख मायीक  
लोटेळें । वदन उडिलें । रोमांच आंगीं उठले ॥'—पला ४५. [ सं.  
उद्धर्तन; हिं. उवटन; गु. उटणु; सिं. उवटणु; का. उटणी—णें ]

**उटन**—न. ( खा. ) वांगण्याची क्रिया. [ उटणें ]

**उटंबर-रा**—उटंगर पहा.

**उटमान्या**—वि. उंटासारखी ज्याची मान आहे असा; विशो-  
मित; उंटाड. [ उंटा+मान ]

**उटवान**—पु. ( हिं. ) उंटा हाकणारा; सारवान. [ म. उंटा+सं.  
वत् प्रत्यय ]

**उटा**—पु. चाकाची गति कुंटविण्यासाठी चाकाखाली टेवलेला  
दगड; अटकण. ( किं. वेणें ). उट पहा.

**उटाउटी**—क्रि.वि. ( प्र. ) उटाउटी; तत्काल. 'गौरजानु पयो  
धरकटी । अवलोकितां उटाउटी ॥ धर्ये पळाले वारा वाटी ।  
नाहींच झाला विचार ।'—मुआदि १५.१४३. [ सं. उत+स्था द्वि. ]

**उंटाड**—वि. विशोभितपणें उंच; उंटासारखा उंच. [ सं.  
उष्प्राब्ध=उंटाड ]

**उटाण्टेंगळा**—उटंगळ पहा. [ सं. उत्यान; प्रा. उट्याण; म.  
उठाण+टेंगळ ]

**उटारेंटा-ठा-टी-ठी**—पु. स्त्री. ( प्र. ) उटारेंटा. १ उटाटेव;  
ढवळाढवळ; उपद्रव्याप; नसता उद्योग, भागगडी; लुडवूड. २  
( लहान मुलांची ) चुळवूळ; चळवळ; वळवळ; नाचरेपणा. ३ उड-  
वाउडव; चिवड. ( अन्नाची—भूक नसतां केलेली ). ४ थापेबाजी;  
गप्पा. ( किं. करणें ). [ उटणें+टेंगळें ]

**उटारेंटी-ठां-ठीं**—क्रि.वि. १ नसत्या उठाटेवीत; आळसांत;  
टिवल्यावावल्या करण्यांत ( कालाचा अपव्यय करणें ). ०म्हू—दिवस  
गेला उटारेंटी मग दिव्यांत कापुस रेंटी ( किंवा बोटांनं काड-  
वाती लोटी ). २ चिवडीत, उडवीत. ( जेवणें ).

**उटारेंटीस येणें**—उटारेंटा करणें. [ उटणें+टेंगळें ]

**उटाळणी**—स्त्री. १ उटावणी; प्रोत्साहन; उत्तेजन; प्रवर्तन; भरीं  
घालणें; चेव आणणें. २ उटाळण्याची क्रिया. [ उटाळणें ]

**उटाळणें**—उक्ति. १ ( व. ) स्पष्ट उच्चारला जाणें; लिहिलेले  
अक्षर स्पष्ट उमगले जाणें. 'श्रास लागल्यामुळे त्यांचे बोलणें उटा-  
ळत नाहीं.' २ अर्थ, हेतु, भाव स्पष्ट होणें, करणें; ३ उठविणें;  
उत्पन्न करणें; उच्चारणें. 'इला कसें नाम तुझे उटाळे ॥'—सारह  
१.२८.—दयाळ ९३. [ सं. उत+ताळ् ]

**उटाळणें**—उक्ति. उलयणें; हलविणें; उटाळा लावून ठकलणें.  
[ सं. उत+तल ]

**उटाळा-ळी**—पु. स्त्री. १ तरफ; जड पदार्थ उचलून फेंकण्या-  
साठी त्याखाली पहार बगैरे घालता ती. ( किं. देणें ). २ अशी

उचलण्याची, तरफेची क्रिया. ( किं. करणें ). ३ ठकलणें; जोर लावणें;  
धका देणें ( पुढे ठकलण्यासाठी ); खांदा देणें. ( किं. देणें ). [ सं.  
उत+तल=स्थापन करणें ]

**उटाळा**—पु. १ स्पष्टोच्चार ( वागिद्रियापासून होणारा अक्ष-  
रांचा ). २ स्पष्टीकरण; विशदीकरण; फोड; किडी ( लिहिलेले, गूढ श्लोक,  
इ० कांची ). 'माझे या स्मरणाचे उटाळे वांचूनि आन नाहीं.'—भाण  
६८३. ३ चेतणा वेणें; प्रवृत्त करणें. [ सं. उत+तल ]

**उटाळा**—पु. ( व. ) उथळें; इमारतीच्या खांबास बुडांत  
दिलेला दगड. ( इं. ) वेस म्हांन. [ उत+तल ]

**उटाळें**—न. चाकाची गति बंद करण्याकरितां, तें चव्हे-ढवळे  
नये म्हणून त्याखाली टेवलेला दगड. अट.

**उटिंगळ**—( कों ) उटंगर पहा.

**उटिबर-रा**—नुपु टेंगळ. गांठ. उटंगर पहा.

**उटी**—स्त्री. उटणें पहा. १ मुर्वासिक द्रव्यापासून तयार केलेला  
पदार्थ ( चंदनादिक ). ( कि० करणें ). २ उटण्याचा लेप. ( कि०  
लावणें ). 'तो जेसा काळगोटे डवरिला । नातरि प्रलैआंधकार उटी  
ओळधेला ।'—शिशु ९९९. 'उटी चंदनाची शरीरा दुपारी ।'  
—कमं १०२. 'आंगीं शेंदुराची उटी ।'—गणपतीची भूपाळी ३.  
[ सं. उद्धर्तन—उद्धर्ति—उवटि—उटी—उटी. —भाअ १८३२. का. उटणी ]

**उटी**—स्त्री. ( कु. ) उडवी; एक स्तंभ पुरून त्याचे भोंवतालीं तुण  
बंगरे वरपर्यंत येईल अशी रचना गवताची गंजी. [ सं. उट=गवत ]

**उटी**—स्त्री. चाकाची गति बंद करण्यासाठी जो दगड लावतात  
ती. उटा, उट पहा.

**उटी**—स्त्री. तेज, माहात्म्य. ( कि० उतरणें ). 'सर्वेच इंद्र-  
पणाची उटी उतरे ।'—ज्ञा ९.३२८. 'तीर्थांची उतरली उटी ।'  
—एमा ११.७४५. 'उतरल्या तीर्थांचियां उटी ।'—एमा १.३०८.  
उत पहा. ०उतरणें—महत्पदापासून श्रष्ट होणें.

**उटीजणें, उटिजणें**—सक्ति. १ उटणें; उटी लावणें; माखणें.  
'कापुराचेनि पराग उटीजती। मोतियांचेनि रसें न्हाणीजेती ।'  
—शिशु २८१. २ घांसून स्वच्छ करणें 'न घडितांचि आरिसा ।  
उटिजे काई ॥'—अमृ ७.६२. [ उटणें ]

**उंटीण**—स्त्री. उंटाची मादी; सांड. [ उंटा; हिं. उटान ]

**उटीव**—वि. खरवडून काढलेले; घांसलेले. [ उटणें ]

**उटें**—न. ( विरु. ) उटें पहा. वाईट कर्मांचे प्रायश्चित्त; सुडाचे  
कृत्य; पारिपत्य. 'बहुत लोकांस तुवां पीडिले । त्यांचे उटें आज  
निघालें ।'—हृ ९.८१. 'पाहिजे तर त्यांचे उटें त्यानें दुसरें वेळीं  
व्यावें.'—बाळ २.१८५.

**उट्टेरें**—न. उठाटेव, उपघ्याप. उटारेंटा पहा. 'आतां सांडिले  
१० 'उट्टेरें ।'—शिशु १३६.

**उठ्ठे**—न. मोबदला; वचपा; भरपार्ई; तोडीस तोड; सुड; खरड-पटी. 'पण आज येऊं दे तरी, म्हणजे त्याचं सगळं उठ्ठे काढते.'—तोबं. अं. २. प्र. १. [सं. आ+भृत; प्रा. आउठ; किंवा सं. आकुठ; प्रा. आउठ=हिंसा] **०काढणें-उगवणें-घेणें-जशास तसें करणें.** 'आठ्ठुन सगुण तिळतिळ काढीन उठे तें।'—प्रला १५७.

**उठकट-र**—झी. हकालपटी. उठकळ पहा.

**उठकळ-ळा**—झी. १ उठण्यास होणारें कारण; उठण्याची निकड, गरज. (कि० आणणें; लावणें; येणें). २ उठण्याची बुद्धि; हुदुटी; घुरसुरी (मनांतून किंवा बाहेरच्या काहीं कारणानें येणें). (कि० लागणें; येणें). ३ हकालपटी; परामव. ४ स्थलांतर; बारावाटा होणें (गांव, कुटुंब इ० कांचें) **०येणें**—दुसरीकडे जाण्याचा हुकूम होणें, भाग पडणें. 'हा सुभेदार आला, त्या सुभेदारास उठकळ आली.' [उठणें+कळ]

**उठकळें-लें**—न. हकालपटी; परामव. 'उठकळें करुनि दैत्यासी।'—भाए ४१. 'मारौनि गजरथांची दळे। वीरांचे उठकळें केलें।'—शिखु १०६१.

**उठंगार, उठंगार**—पु. (गो.) महापूर.

**उठणें**—अकि. १ उभे राहाणें. वसणें याच्या उलट. २ (ल.) वर येणें; आकाशांत वर जाणें (धूर, धुराळा). ३ जाणें होणें; शुद्धी वर येणें (शोपेंतून, मूच्छेंतून). ४ वरखास्त होणें, संपणें (समा, बैठक वगैरे). 'चार वाजले म्हणजे कचेरी उठते!' ५ (सैन्य वगैरे) चालू होणें; बाहेर पडणें; सज्ज होणें; हल्ला करणें. 'भट दशसहस्र उठले जे आज्ञाकर सुयोधनाचे हो।'—मोभीम ६.६१. ६ उडून जाणें (एखाद्यावरील मन, भ्रम); उद्ध्विग होणें; त्रासणें; कंटाळणें. ७ वंड करणें (एखाद्या विरुद्ध); सामना देण्यास तयार होणें. 'दुर्जन ज्याचें अन्न खातो त्याजवरच उठतो.' ८ स्पष्ट दिसणें; उमटणें. (ठसा, रंग, छाप वगैरे). 'उत्तम गुण तत्काळ उठे।'—दा १९.६.२०. ९ वर येणें; दिशावयास लागणें; बाहेर पडणें; उद्भवणें (पुरळ, सांघ, संकट, बातमी वगैरे). १० दुखावयास लागणें; (डोकें, कपाळ, मस्तक; शीर, त्याचप्रमाणें दाढ, दांत, कान, हात, पाय, या संबंधीही क्वचित् उपयोग करतात). 'निघाल्या देवी आणि गोवर। उठले कपाळ लागला ज्वर।'—दा ३.२.२६. ११ ताजेंतवानें होणें; फुलणें; टवटवीत होणें; आनंदित होणें; (मनुष्य, प्राणी, वनस्पती वगैरे); खुलून दिसणें (रंग वगैरे). १२ आकसानें आळ घेणें; कुभांड रचणें (मनुष्यावर; धराण्यावर वगैरे). १३ खुणा पडणें; उठून दिसावयास लागणें (वण, वळ, चाबकाचा मार, दांताचा चावा). १४ करवणें; उरकणें; पार पडणें (काम वगैरे). 'माझ्याच्यानें पहिल्यासारखे कामही उठत नाही.'—विवि ८.८.१५३. १५ वस्ती वगैरे उठून जाणें; ओसाड पडणें. १६ उत्पन्न होणें. 'उठती घन-पटळें। नाना वर्णें।'—हा ८.३०. 'शब्द पडसाद उठला। म्हणे धाको. १. ४५

कोण रे बोलिला।' १७ (व.) खर्च होणें; खलास होणें; संपून जाणें. 'इतके तांदूळ आजच्या आज उठतील.' म्ह० उठणे-वाल्याचें उठतें कोठीवाल्याचें पोट दुखतें.' १८ पूर येणें. 'जसें महाप्रळयीं जळ। उठलिया भरे ब्रह्मगोल।'—विउ ११.८६. १९ वाढणें. 'चार शिंपणी लागोपाठ सांपडतांच पहिल्यापक्षां चार बोटे भाजी उठली.' २० प्रवृत्त होणें (वाईट करण्यास). 'मी इतकें बोलतांच तो जीव घ्यावयास उठला.' २१ क्षोभ होणें (पिता-दिकांचा). २२ नवीनच गोष्ट प्रसिद्ध होणें; प्रचारांत येणें. 'बारा-वर्षांचे मागलें देणेंघेणें कोणी देऊं नथ, मागूं नये असें हें अलीकडे नवेंच उठलें.' २३ एखाद्यानें लौकिकानुरुप मर्यादा मोडून वर्तून करणें. २४ उभे होणें; तयार होणें (इमारत वगैरे). 'ते राजवाडा उठे.'—विक ११. २५ वाटणें; मनांत येणें. 'झोंवी घ्यावी गेणें उठे।'—दा२.६.१५. [सं. उठ्+स्था; प्रा. उठ; सि. उथणु; जिप्पी मीगन उथी; जिप्पी फ्रेंच उठी] **उठून जाणें**—१ परवानगीशिवाय निघून जाणें; पळून जाणें; रागानें चालतें होणें 'त्याची थड्डा सुरू होताच तो मंडळींतून उठून गेला.' **२ माणसानून उठून जाणें**—१ रीतभात सोडणें; अनीतीच्या मार्गाला लागणें. २ परपुरुषावरोबर निघून जाणें (स्त्रियांच्या बाबतींत). 'खरेच कां रूपमाया मनापती उठून गेल्या.'—बाय ४.३. **उठून दिसणें**—स्पष्टपणें नजरेस येणें. **नित्य उठून, रोज उठून**—क्रि. दररोज नेमानें; नित्य; रोजच्यारोज. **उठला ठाव देववत नाही**—उठून जेवावयाचें पानहि मांडतां येत नाही (इतक्या निवळेनेचे थोतक).

**उठतबसत**—क्रि. खुरडत; थोडें चालत व थोडी विव्रांति घेत; थांबून थांबून; धीरे धीरे (काम करणें, जाणें). (अनि अशक्ततेचें थोतक) **उठतांबसतां-पडल्यां, उठल्याबसल्या-सुटल्या**—क्रि. क्षणोक्षणी, हरषडी, मदासवंदा; जेव्हां पहाचें तेंव्हां; एकसारखें; अहोरात्र. 'अहो येतां जातां उठत बसतां कार्य करितां।' 'उठतां बसतां जर असे मुलाळा मारूं लागलां तर तो कोडगा होईल.' 'उठल्यामुटल्या चहा पिण्याची संवय फार अपायकारक वरें।' **उठतांबसतां उपवास-निराहार-नवरात्र**—नवरात्रांतील घटस्थापनेच्या दिवशीं व शेवटच्या दिवशीं उपास करण्याची पद्धत. म्ह० उठतां लाथ बसतां बुक्की=सदासवैदां माराचा धाक किंवा मार. 'तुला उठतां बसतां असे पाहिजे; एदवीं हूं ताळ्यावर येणार नाहीस!' [उठणें+बसणें]

**उठपळ**—झी. १ एकसारखे पळून जाणें (असंतोषी नोकर किंवा सून वगैरेनीं). (कि० लावणें). २ श्रामदायक, जुलमी वागणूक, गांजणूक, (पळून जावयास लावण्याइतकी); हाल करणें; छळ करणें. (कि० लावणें). ३ अस्थिरता; असंबद्ध वागणूक; चंचलता; उतावळी. (कि० करणें; लावणें; मांडणें). ४ जावयास निघणें. (कि० करणें).—क्रि. एकसारखा; पुन्हापुन्हा; अविभ्रांत; उतावीळपणानें. 'हा पोर उठपळ खेळायला जातो.' [उठणें+पळणें]

**उठपाय**—क्रि. प्रकाराखे पुनःपुन्हा; उठपाय पहा. [ उठ+पाय ]

**उठवशी-सी, उठवेंस**—श्री. १ उठण्याबसण्याची मेहनत; पुनःपुन्हां उठणे व बसणे. २ खळबळ; चळवळ (अस्थिरता योक्तक). ३ नसता खटाटोप, उठाटेव. म्ह० कोणाच्या म्हशी कोणाला उठावशी. ४ थेटका (व्यायामाचा एक प्रकार). [ उठणे+बसणे ]  
**उठवस करणे**—(कॉ.) आदरातिथ्य करणे.

**उठवण-पूक, उठवळ**—श्री. वसले असतां स्वतः उठवत नाही, दुसऱ्यानें उठवावयास लागवें अशी अवस्था (गुरें, घोडे इ० ची) उठून उभें राहण्याची सुद्धां शक्ति नसणे. 'उठवणें ताटा करक'—दा ३.६.४७. 'आतां सर्वथा उठवण्या ।'—एमा ११. १२०९. (कि० घेणे) २ (ल.) आपत्ति; दारिद्र्य; दैन्य; दुर्बल दशा. **०मोडणे**—१ शक्ति परत येणे. २ दारिद्र्य, निराशा यांपासून मुक्ता होणे; **उठवणीस येणे**—(कॉ.) १ अतिशय अशक्त होणे; मरावयाम टेकणे; उठवण घेणे; दुसऱ्यांनीं उठववें लागणे; (सामा.) अतिशय दमणे; यकणे. 'वैरणचारा महाग याजकरितां घोडी व उंटे उठवणीस येऊन, अस्थिचर्म जाहाली.'—भाव ५६. [ उठविणे ]

**उठवण**—श्री. (गो.) कुणबी लोकांतील देवकृत्य. देवक उठविणे [ उठविणे ]

**उठवण(णे)कर-करी-करू**—वि. उठवणीस आलेला (मनुष्य, बैल); विद्यार्थ्याला खिळलेला (रोगाचें, वार्धक्यानें). 'मागचे वर्षापासून तो उठवणेकरी बनला आहे.'

**उठवळ**—वि. १ आळशी; कामसुकार (उठवणकऱ्याप्रमाणें वागणारा). म्ह० उठवळ सासू थोट जावई. २ चळवळ्या; उचळखळ. ३ बेफिकरी. 'उठवळ संसार करून कसे चालेल?' [उठविणे]

**उठवळ**—श्री. (उठकळ या अर्थी चुकीनें) हकालपट्टी; उच्चाटन; अवनति. **०येणे-लागणे**—उच्चाटनाची वेळ. 'फीमेल ट्रेनिंग कॉलेजला उठवळ आली आहे.'—केले १.५१.

**उठविणे, उठवणे**—उक्र. उठणे प्रयोजक. १ उचलणे; वर करणे; उच्च स्थितीला नेणे; उंच करणे; उभें करणे. २ जागृत करणे; जागें करणे; उठावयास लावणे. म्ह० निजलेल्याला कोणी उठवील, जाग्याला कोण उठवील! ३ चेतना देणे; प्रवृत्त करणे; क्षोभविणे; उठावणी करणे. ४ दुखावयास लावणे (डोकें). ५ (कंडी) पिकविणे; जाहीर करणे (बातमी, गोष्ट). ६ उत्पन्न करणे; काढणे. 'जे उठवी शब्दांकुर । वदं वैखरी अपार ।'—दा १.३.२. 'विचार न करतां दांथा उठवून ... अडथळा आणूं नये.'—स्वारीनियम (बडोदें) ४७. ७ पार पाडणे; वजावणे. 'सूचना होतील त्याप्रमाणें नोकरी उठविण्याची आहे.'—स्वारीनियम (बडोदें). २४. ८ चोरणे; लांबविणे. 'चोरट्यांनीं स्वयंपाकाचीं दोन भांडीं उठविलीं.'—विवि ८.११.२०८. ९ रक्षक कर्जे काढणे; उचल करणे;

खर्च करणे. [सं. उत्थापन; प्रा. उठवण] **घरांतून उठविणे**—नादीं लावून पळविणे 'ह्या स्वतंत्र बायका केव्हां कोणच्या म्हातान्याला घरांतून उठवतील काहीं नेम नाही. —बाय २.१. **जन्मांतून उठविणे**—आयुष्याचें मातेरें करणे (जार कर्मासुळे). 'माझ्या पोरीला अशी जन्मांतून उठवलीन्.'—निचं १२५.

**उठळ**—वि. (व.) निरुपयोगी; आळशी. उठवळ पहा.

**उठाउं**—पु. जागृति; उत्साह; उठाव. 'बोध करितांही उठाउं मेघे ।'—दावि २४. [ उठणे ]

**उठाउठी**—क्रि. तावडतोव; त्वरनें; लवकर; तत्काळ; त्यागलीच; झटकर; त्वरित; एकदम; जलदीनें. 'आतां उठाउठी । असकेयां ब्रह्मगोळकां देहनु मोटी ।'—शिशु ९२१. 'वृथिक देखतां उठाउठी । पादरक्षा आठविजे ।'—सुआदि ३.८.८५. (मी) दीकें नेणे जडीवुटी । चमत्कार उठाउठी ।'—तुणा १८१६. 'वय चालिलें श्रीं उठाउठी ।'—दावि १५७. 'किति उठाउठी भयभीत मरण पावेल ।'—मेपो ३६७. [ उठणे द्वि. ]

**उठागीर**—वि. १ (निदा व्यंजक) प्रवासी; मुसाशर; उपन्या; तात्पुरती वस्ती करणारा. २ उचल्या. [ उठविणे+गीर प्रत्यय ]

**उठाव-टेव**—श्री. १ रिकामी लुडवुड, खटपट; पंचाईत; दुसऱ्याच्या कामांत हवळाहवळ ( कि० करणे ). 'पंचभूति उठावें । न चले तेंथें ।'—दा १.४.३०. म्ह० विधवेला (वोडकीला) धुंकवाची उठावें कशाया पाहिजे. २ बरदास्त; सरबार्ड; न्यवस्था. 'घायळ समशेर बहादुर हुंभेरीस आला, तिथें सुरजमळ जाट याणें त्याची बहुत उठावें करून घोडी व पालखी देऊन वाटेस लाविला. —भाव १६२. ३ कामाची दगदग; खटाटोप; खटपट. ४ इकडच्या तिकडच्या कुचाळक्या करणे; मळने सळेंते उठविणे. [ उठविणे+टेवण ]

**उठाण-णे**—न. १ उठवणी; उसळी; उमेद; तीव्र प्रवृत्ति. 'कीं ते समर्थी मनाचें उठाण ।'—यथादी १०.२५८; ११.८८७. २ उन्नतता; उठावदारपणा (स्तनांचा). 'उठेत वक्षीरुह हे उठाणें ।'—साहू २.५६. ३ सूचक लक्षण; चिन्ह. 'तों देवकीस वरिती विरथीउठाणे ।'—कृष्णजन्म (देवनाथ) २३. [ सं. उत्थान; प्रा. उठाण; हि. उठाना ]

**उठाणू**—न. गळें; वेंड (शरीरावर उठणारें). [ उठाण ]

**उठा (ठा) पायीं**—उठपाय पहा.

**उठावशी**—उठवशी पहा.

**उठावेठा-वेठ-ठी**—उठावेठा पहा.

**उठाव**—पु. १ वर आलेला भाग. २ शरीराची ठेवण, स्वरूप. 'आणा धरोनि मृग हा, कैसा दिसतो मनोरम उठावें ।'—मोवन ११.१९. ३ उचळ; सरसावणें. 'किंवा अमृत क्षीरसागरी । येती लहरीवरी लहरी ॥ तैसी द्रौपदी राजकुमरी । उठाव करी दुसरें ॥'—ह ३४.२८. ४ खर्च. ५ ( शिष्टप ) उठावाची नक्षी; उचलून

दिसणारें काम; वर दिसणारी, कोरलेली आकृति. (इं.) रिलीफ. उ० उठावचा नकाशा. ६ पदांमध्ये बदलेल्या चालीवरून पुन्हा मूळच्या चालीवर व ध्रुवपदावर येणें (वणी येथील गोविंदकवीच्या पदांतून असे उठाव आढळतात). —स्तोत्रमाला २६८. [उठावणी]

**उठावणी**—स्त्री. उठविणें पहा. १ उतेजन; प्रोत्साहन. २ जोरानें पुढें सरसावणें; उचल करणें. ३ बंडखोरी; डोके वर काढणें; हल्ला करणें; स्वारी करणें. 'इंद्रज लोक जितक्या वेळां उठावणी करतील तितक्या वेळां त्यांना चोपून काढायचें.' —इं० १४४. ४ उद्युक्त होणें; पुढें होणें. ५ जागृति. ६ (कों.) शिफारस; प्रशंसा. ७ उभारणी सजावट. 'अशा धर्तीवर मेनका पात्राची उठावणी खुबीदार ... झाली असती' —नाकु ४७. ८ तळ हलविणें; निघण्याची तयारी करणें; कूच करणें. ९ उठविणें; दारिद्र्य, संकटें यांतून वर काढणें. १० उचलणें ( भोजे वगैरे). ११ जैन किंवा वैष्णवांमध्ये मृताच्या निसऱ्या दिवशीं करण्याचा विधि. [ सं. उत्थापन; प्रा. उट्टावण; हि. उठावना ]

**उठावणें**—अक्रि. १ पुढें होणें; उद्युक्त होणें; तयार होणें; सरसावणें; एखाद्या उद्योगासाठीं आवेशानें लागणें; मनापासून कामास लागणें. 'पत्रिका वाचिताचि गोपाळा । पुढें भीमक्री देखें डोळां । बाह्या पसरून उतावेळा । आर्त्तिलाना उठावला ॥' —एरुस्व ४.६२. २ हल्ला करणें; छापा घालणें; स्वारी करणें; युद्धार्थे चालून जाण्याकरितां उठणें. 'काळरात्रीचीं कटके । उठावलीं जैसी ॥' —ज्ञा ११.१९९. 'गदा पडताळोनिया करें । उठवला संमुख ॥' —मुसभा १०.१५५. 'दहसमंभावरी लोटला । संकलपावरी उठावला ॥' —दा ५.९.४२. 'मृगेंद्रावरि जंत्रुक । अपार जेंस उठावले ।' [ सं. उत्थापन; प्रा. उट्टावण ]

**उठावणें**—अक्रि. ( गो. ) नकल, तालीक करणें; उतरून घेणें. **उठावदार**—वि. डोळ्यांत भरणारा; चांगला उठाव असलेला; आकर्षक, ठळक. **चिच्छ**—न. पृष्ठाभागाच्या वर आणेलें चित्र; उठावाचें चित्र. [ उठाव+दार प्रत्यय ]

**उठावा**—पु. उठाव, उठावणी पहा. १ निघून जाण्याकरितां उठणें; तळ हलविणें; कूच करणें; बाहेर पडणें. 'आतां उठावा करी ताता । नातरी त्यजीन मी जीवित ।' —कथा १.५.११२. २ शत्रूविरुद्ध उठणें; हल्ला; चढाई. 'दीधला वीरभद्रें उठावा' —उषा ११५२. ३ (अज्ञात स्थितींतून, दुखण्यांतून) बाहेर येणें. ४ बहार, उत्कर्ष. 'फुन वसंताचा उठावा । तो आत्रेचि दिसे ॥' —दिशु २५९. ५ विस्तार; वाढ. 'तें जेथून हा आभवा । संसारतरूचा उठावा ॥' —ज्ञा १५. २०२. ६ प्रोत्साहन; उतेजन. 'उल्हासु वीरौचिया चित्तां । उठावा दीधला मायुता ॥' —एभा ९.१३२. ७ आवेश; वेग. 'ऐसा हड वैराग्यउठावा । तेंपें विहितामि बोलवावा ॥' —एभा १८.६५. [ सं. उट+स्थापय; प्रा. उट्टाव ]

**उठावणी**—स्त्री. उतेजन; उठावणी पहा. 'चाळीस हजार घोडा मर्दे दिली उठावणी ।' —नेपो ८५. [ उठविणें ]

**उठावून बोलणें**—क्रि. ( माण. ) मोठ्यानें बोलणें. [ उठविणें ] **उठिंगण**—न. (कों.) आधार. 'सोन्याचें ताड झालें तरी त्यास कुडाचें उठिंगण पाहिजे.' [ उठणें ]

**उठित**—वि. ( व. ) मसागत केलेली, लागवडीस आणलेली; वहित ( जमीन. ) [ सं. वह-उठ; किंवा उत्थित ]

**उठी**—स्त्री. उठावयास लावण्याची निकड; उठण्याची, निघून जाण्याची निकड. 'तुझे स्वरूप पाहतां दृष्टी । भयातें उठी उठावें.' —नव १४.७२. [ उठणें ]

**उठीनिलियां**—क्रि वि उठलें असतां; उठल्यानें. 'एकीं प्रेमे उत्कंठितां । पहाविया उठीनिलियां असांमिता ।' —शिशु ६००. [ उठणें ]

**उठूट**—स्त्री. कामाची मक्कि, निकड, तपादा, लकडा. ( कि० लावणें; मांडणें; करणें ) [ उठ ! उठ ! किंवा उठ द्वि. ]

**उठोळ**—वि. ( व. ) आळशी; उठवळ पहा. 'ती फार उठोळ मावशी आहे, तिच्याच्यानें तें काम होणें शक्य नाहीं.'

**उंड**—पु. पोटांत उठणारा वायूचा गोळा; नळाभित वायु. 'त्याच्या पोटांत उंड घरला आहे.' [ का. उंडे=गोळा; प्रा. उंडी=गोलाकार वस्तु, पिंड ]

**उंड**—स्त्री. उंडीण वृक्ष. याच्या फळांतील बियाचें तेल काढतात.

**उडकी**—स्त्री. ( गो. ) लहान उडी. [ उडी ]

**उडकी, उंडकी**—स्त्री. ( कों. ) उचकी. ( क्रि० येणें ) 'डोळे झांकले जिन्हा आड पडली । नेदी हुंकारा बोलली मोडली ॥ उडकी हदयांतु प्रवेसली । प्राणु सांडी बळोवेळां ॥' —त्रिपु २.२४. ८४.

**उंडकी लागणें**—क्रि. गोडी मध्य येणें; ( शेती ) पाभरीचें बर ( भोक ) मानी लायून बंद होणें आणि त्यामुळे खालीं धान्य न पडणें. —मयाप २५५.

**उडंग-गु**—पु त्राम. [ का. उंडिंग=फटिंग ]

**उडगण**—स्त्री. गोगलगाय. 'उडगण चढीं जाय भिर्नी ! नृपें लोटितां पंडे पुढती ॥' —मुविवाट ५.३०.

**उडगण**—पुन. नखत्रें. [ गं. उडु गण ]

**उडगणें**—उक्रि. ( कर्ना. ) झाडणें; कर काढणें. [ का. उडगु= झाडणें ]

**उंडगणें**—अक्रि. उनाडणें. 'आस्ट्रेलियांत पुष्कळां पुष्प घरांत बुळिकाराधन करीत असून, बायका रस्त्यांतून बाजाररहाट करीत उंडगत आणत असा चमत्कार दृष्टीस पडतो.' —महाराष्ट्र २६.६.१९३०. [ का. उंडिंग=फटिंग ]



**उडगळ, उडगा, उडगा**—वि. निरयोगी; कामबुकार; उडाणटपू; भटक्या (मुल्गा) [ का. उंडिंग ]

**उडगा, उडगादृग्**—पु. १ ओंबडधोबड, खडबडीत धोंडा; टोकळा; ओंडा. २ दांडगा, उद्वट मुल्गा. [ का. उंडिंग ]

**उडगोमासे**—पु अथ. ज्यांस पिल्ले झालीं नाहीत असे मासे. —मरळ माशांची पंदास ( बडोदें ) ७.

**उडण-णी**—स्त्री १ किडी; आळी. ' उडणी लंघू न शके भितीसी । '—एभा ५.९३.

**उडण-णी**—स्त्री. उंडी; उंडीचें झाड. हें कोंकणांत होतें. याची पाने सुगंधीच्या पानांमारखीं मोठीं, सुळसुळीत, स्वच्छ असून पत्रावळी करता येण्यासारखीं असतात. फूल पांढरें, सुवासिक असतें. फळें सुपारी एवढीं असून बियांचें तेल जाळावयाच्या उपयोगी पडतें. त्यास उंडेल म्हणतात. हें खरेबर औषधी आहे. —वगु १. ६०. [ सं. पुंनाग. ]

**उडाणटपू**—उडाणटपू पहा.

**उडणे**—अक्रि. १ भरारी मारणें; आकाशमार्गं गमन, संचार करणें ( पत्री वंगरेनीं ). २ आघात प्रत्यघातादि कारणानें स्थान सोडणें; मूळ स्थानापामन अन्यत्र जाणें, वर बास उडी मारणें. ' चेंडू जसा वेगानें आपटाल तसा वर उडेल. ' ' गोंडावर वन्न धरून बोल, नाहीतर हुसत्याच अंगावर थुंका उडतो. ' ३ उल्लेखन करणें; ओलांन जाणें; वरून उडी मारून जाणें. ' आडमांगें उडोनि भिती. '—सुविराट ४.२४. ४ उंचावरून खालीं उडी मारणें. ५ झडप, झेप घालणें, तुटून पडणें; रागानें, आवेशानें चालून जाणें. ६ नाहीसिं होणें; निघून जाणें; संपणें. ' ते रात्री येतां सुर्यापुढें । स्वकायेसी सगळी उडे । '—एभा २०.२८१. ' मनीं निश्रयो सर्व खेदे उडाला । '—राम ६२. ७ एकदम अदर्य होणें; दिसेनासे होणें. ' दिवस बुडाला, मजूर उडाला. ' ८ कोमेजणें, निस्तेज होणें; रंग विटणें; अस्पष्ट होणें; फिकका होणें. ' या चित्राचे रंग उडाले आंहत. ' ९ खपणें; खलास होणें; खर्च होणें ( द्रव्य, जिप्तस ); ' त्याचा सर्व पैसा चैनबाजीत उडाला. ' ( कोशाच्या ) दरवर्षीं लाखां प्रती उडत असल्यामुळें ते ( ठसे ) झिजून जातात. '—नि ६७७.

खुंटणें; ( धैर्य, धीर ) सुटणें; ( पाणी वगैरे ) आटणें. १० मन विटणें; तिटकारा यणें; प्रेम नाहीसिं होणें. ' तिचा आज जीवच उडून गेला होता. '—अस्तंभा १८८. ११ दुभतें जनावर दूध देत नाहीसिं होणें, कोरडें पडणें; भाकड होणें. ' हल्ली आमची गाय उडाली आहे. ' १२ बंदुक, तोफ पेटणें; गोळीं सुटणें; स्फोट होणें; फुटणें. १३ युद्ध, भांडण वगैरे जुंपणें. १४ मजा, गंमत, दुष्काळ, अरिष्ट, भांडण-तंटा, अय्यवस्था वगैरे उत्पन्न होणें, सुरू होणें, वाढणें, माजणें. ' चालिले उडत गर्जत '—दावि २६८. १५ बळावर, आशेवर काम करणें; अवलंबून कार्य करणें ( द्रव्य, सत्ता, वचन वगैरेवर ). ' कशाच्या

बळावर उडतोस ? ' १६ संभोगार्थ उडी मारणें—चढणें ( पशु वनैरेच्या बावर्तीत—नर पशुनीं माघांवर ) १७ ( ल. ) गर्व करणें; मद येणें; ताठा चढणें. ' ज्यांच्या बळें उडसि ते तिकडेचि मनोहि तुजकडे देहें । '—मोडयोग ४.१०९. १८ ( ल. ) वरमान करणें; भरभराटणें. ' सत्कीर्ति न दे उडों नवसुधेतें । '—मोमंभा २.४०. १९ भरधांव पळणें ( घोडा वगैरे ); वेगानें जाणें. २० एखाद्याची चाकरी, रोजगार सुटणें. २१ दोष, विरोध वगैरे दूर होणें, मावळणें; आरोप नाहीसा होणें; ( शास्त्रादि विषयांवरील ). २२ निसटून जाणें; पडून जाणें. ' पुढें धरितां मांगे पंचला । मांगे धरितां पुढें उडाला । एसा सांपडतचि गेला । ठाईठाई ॥ '—दा १७.४.३. २३ ( शाप. ) वाफ होऊन जाणें; बाष्पीभवन होणें. ( इ. ) व्हेपराईस, इव्हेंपोरट. [ सं. उद्+डी, उड्डान; फ्रेंचजिप्सी उरी ] **उडून चरणें**—( ल. ) पेश-आरामांत, थाटामाटांत राहणें; राजदरबारीं मानसन्मानां राहणें. **उडत जाणें**—( ल. ) खिजणतीत नसणें; महत्त्व न देणें; न मानणें. ' नाही सांगितलेस तर उडत गेलास ! '

**उडंत**—स्त्री. वानरांची लढाई. —शर.

**उडतउडत**—क्रि.वि. १ उड्या मारीत; नाचत—वागडत; एकाच क्रमानें; वेगानें नाही अशा प्रकारें ( जाणें, येणें ). २ अनिश्चितपणें; अनिर्धारकपणें; संदिग्धपणें; अस्पष्टपणें ( सांगणें, बोलणें, ऐकणें ). ' हें काम त्यास होणार नाही अशी बातमी मी उडतउडत ऐकली. ' ३ कर्णोपकर्णी ( एकाकडून दुसऱ्याला अशी बातमी इ० येणें ). ४ संक्षेपानें; सारांशरूपानें; अधून मधून. ' सगळी कथा सांगावी तर वेळ लागेल उडतउडत सांगतो. ' ' तिनें उडत उडत जबाब दिला '—वि.वि ८.३.८२.

**उडतक**—न. घोड्याच्या अंगावरील गाशाखालील वन्न.

**उडतधुमा**—वि. ( भोंवत्याच्या खेळांत ) दूर उडून तेथें फिरत राहिल अशा तऱ्हेनें टाकलेला; उडून धुमता असा टाकलेला ( भोंवरा ) [ उडणें+धुमणें ]

**उडतपगडे**—न. सोंगट्याच्या खेळांतील एक डाव. ( कि० करणें ) [ उडत+पगडा ]

**उडतवातमी**—स्त्री. बाजारवातमी; गप्प; धुमका; सहज समजलेले पण संशयित वर्तमान; कर्णोपकर्णी ऐकलेली वार्ता.

**उडतरुमाल**—पु. १ मडुमकी करणाऱ्या महार वंगर हलक्या जातीच्या लोकांसारखीं योजिलेला किताब. २ लढाई थांबविण्याची क्षुण. [ उडणें+रुमाल ]

**उडतहत्कार**—तोफांची मारगिरी; गोळेंदाजी. —रा ३.२९३.

**उडतापील**—पु. उफाळ्यांन वाढणारें मूल; थोराड मुल्गा; धडाडीचा, पुढें नांवारूपास चढेल अशीं चिन्हें दाखविणारा तरुण; हुषार, चलाख मुल्गा. [ उडत+पील=पिल्ले, छावा ]

**उडतीपाटी**—स्त्री. बहुत्यांघैकीं एक हक्क; धान्य उफणतांना महार जें जागलें घेतात तो हक्क; धान्य उफणायला जी पाटी घेतात तिला उडती पाटी म्हणतात, अर्थात् धान्य उफणणाऱ्या महारास त्या पाटीभर धान्य देतात त्यास उडती पाटी म्हणतात. —गांगा १००.

**उडती वार्ता**—स्त्री. उडतवातमी पहा. 'उडती वार्ता हे निज-कथा ।'—दावि २८७.

**उडतें ऊन**—न. सूर्योष्ण; सकाळचें ऊन. [ सं. उदयत्—उड-अत—उडत. —भाअ १८३४ ]

**उडतें पाखरूं**—न. १ उडणारा पक्षी. २ (ल.) चंचल, अस्थिर माणूस; हंगामी. म्ह० उडतें पाखरूं पोटभरू. —क ८. १. २९. वाक्प्र-चार—उडत्या पांखराचीं पिसें (शेटें) मोजणारा—मेज करणारा=(ल.) फार चलाख, हुषार मनुष्य; पाताळयंत्री मनुष्य; नुसत्या तर्कांनै एखादी गोष्ट अचुक ओळखणारा. ( गो. ) 'उडत्या पांखराची शेटां मोजप.'

**उडत्री**—स्त्री. ( कर्ना. ) बैली; सुताचा ताणा मागावर चढ-विण्यापूर्वी पाजणी (उकी) करण्याकरितां लागणारे लाकडी घोडे. [ का. हुडू=जोडणें+यंत्र ]

**उडद्**—स्त्री. ( यु. ) उडीद पहा. [ का. उड्दू=उडीद ]

**उडदण-दाण**—न. उडदाची मळणी झाडल्यावर राहिलेला भुजा, भुसकट. ०णी—वि. उडदाच्या रंगाचें, काळसर. उडदानी लुण्ड; उडदानी रंग.

**उडदळ**—स्त्री. उडीद पेरण्यास योग्य अशी जमीन; जेथें उडीद पेरला आहे अशी जमीन. [ उडीद+सं. आळ=व्याप. का. आळ=व्याप्ति, भूमि ]

**उडदावेगम-ण**—न. स्त्री. ( बुद्धिबळ खेळ ). मोंगली संप्र-दायी बुद्धिबळांतील एक मोहरे; यांत घोऱ्याच्या ऐवजीं उडदावेगम हें मोहरे असून त्याची गति ३॥ घरे असते. या उडदावेगणीच्या खेळांत पदावर १०० घरे असतात. [ तुर्की. उडू=सैन्य+वेगम=राणी; उडदावेगम=हल्यारबंद, लढाळ वेगम; वेगणी=अमीराची स्त्री ]

**उडदावेगमी-वेगी**—स्त्री. ( हिं. ) हल्यारबंद स्त्री; उडदा-वेगणी. [ तुर्की. उडू=सैन्य, तळ, लष्कर, बाजार+वेगम=स्त्री, तरणी, राणी, वेगणी ]

**उडदामुहूर्ते**—पु. लम, मुंज वगैरे समारंभांत आरंभीं सुवासिनी उडीद दळण्याचा जो समारंभ करतात तो; उडीद भरडण्याचा मुहूर्त, काळ. [ उडीद+मुहूर्ते ]

**उडदावळ**—स्त्री. १ उडीद पेरलेली जमीन; उडदाचें शेत; उडदळ पहा. २ उडीद रंगाचें लुण्डें. ( काळ्या अंगावर पांढऱ्या चौकटी असणारें ); [ उडीद+सं. आल ]

**उडद्दी**—वि. उडिदाच्या रंगाचें. ० लुगडें—न. पांढऱ्या चौकटी असलेलें काळें लुगडें.

**उडदू**—स्त्री. ऊर्दू भाषा. ऊर्दू पहा.

**उडदे**—पु. भव. ( व. ) उडदाच्या दाण्यासारखे कीटक. [ उडीद ]

**उडधामुस्म**—पु. उडदासारखा बारीक, काळा मुस्म.

**उडप**—न. ( गो. ) बाघाला मारण्याकरितां एखादें मेलेलें किंवा त्यानें मारलेलें जनावर ठेवून त्याभोंवतीं केलेलें काट्याचें कुंपण. [ सं. उटज; प्रा. उदय-व ? ]

**उडपाल**—न. १ मोठ्या तंबूशेजारीं जो स्नान, स्वयंपाक वगैरे करण्याकरितां ल्हान तंबू ठोकतात तो. [ आड+पाल=ल्हान तंबू ]

**उडपाल**—न. कांबळ्याच्या खोळीवर ( पर्जन्यनिवारणार्थ ) जें दुसरें वस्त्र घेतात तें. [ सं. ऊर्ध्व+पल्लव; प्रा. उडूढ+पाल ]

**उडया**—यें—पु. न. ( व. कु. ) उडवा—बी—वें पहा.

**उंडरणें**—अक्रि. ( व. ) माजणें; सैताडणें; उन्माद येणें. ' गोप्या आतांशा फार उंडरला आहे. ' [ का. उंडिंग ]

**उंडल**—स्त्री. उंड; उंडीणीचें झाड व तिचें फळ. उंडण पहा.

**उडलटण्ड**—वि. निरुयोगी. उडाणटण्ड पहा.

**उडली, उंडी, उडडी**—स्त्री. ( नाविक ) होडी उलट्टं नये म्हणून तोल सांभाळण्यासाठीं तिच्या बाहेरील बाजूस दोन वांकड्यां लाकडें जोडून त्यांच्या शेवटाला जोडलेले एक आडवें लांकूड. हें नेहमी पाण्यांत असतें. [ उलटणें ]

**उंडलीण**—स्त्री. उंडीण.

**उंडलेल**—न. उंडीच्या बियांचें तेल; उंडेल. [ उंडल+तेल ]

**उडवणी**—स्त्री. १ पसरणें; फेंकून देणें; उधळणें. २ अवहैल्ला करणें; अन्हरे करणें; हेटाळणी. ३ निरास. ' ये विषयीं उड-वणी पंचकांत । बोलिल्ली दासांनीं अभंग षट्क ते । '—दावि ३१३. [ उडविणें ]

**उडवणें-विणें**—अक्रि. १ उडणें याचें प्रयोजक; उडणें पहा. २ दूर फेंकणें; अस्ताव्यस्त करणें; विस्कळित करणें; चारी दिशांस उधळून लावणें; पळवून लावणें. ' मुकुट गिरिचा उडविला । '—मोदोहारामायण ६९. ३ उधळपट्टी करणें; बेसुमार खर्च करणें. ' आपल्या नादीं लागून हवा तेवढा पैसा उडवील असें तिला वाटलें. '—विचि १०. ५-७. १२३. ४ टाळणें; अन्हरेणें; सोडणें; टाकून देणें. ५ हेटाळणें; अन्हरे करणें; झिडकारणें. ६ चोरणें; लांबविणें; नाहींसें करणें. ' हातवढ्या फियादीनें उडविल्या. '—विक्षिप्त ३. ९५. ७ मारणें; आघात करणें; ' निर्गुणास जन्म कल्पिला । अथवा निर्गुण उडविला ॥ '—दा ९. ३. २६. ' शत्रुवर नेम धरून सोजीर उडवितां येतील. '—इंप १५०. चाबूक उडविणें, चाबकाचे फटके मारणें. ' भटजीचे अंगावर चाबूक उडविले. '—इंप ८६. ८ चोरून नेणें; पळवून नेणें; ' तिला उडवून नेण्याचा

प्रयत्न करणें ही गोष्ट आध्य आहे. ' -विवि १०.५-७.१२३. ९ आटोपणें; जलद काम करणें; त्वरित मंपविणें. ' लॅटिन भाषांतर विद्याथ्यांस दिले असतां ते जॉन्सननें कसें उडवून दिले याविषयीं मागें सांगितलेच आहे. ' -नि ६५६. १० फत्रीत करणें. ' नका आमची जास्त उडवू ' -चंद्रप्रहण. ४०. ११ काढून, हांकून लावणें. 'आपण स्वतः टोळीचा नायक होऊन तुम्हास उडवून देणार नाही. ' -कौरिक २७८. [ सं. उड+डी-डायन्-उड्वायन; प्रा. उड्वाण ]

**उडवलाउडवला, उडविलाउडविला**—वि. ( कों. ) दूर दूर; इकडेतिकडे; मधूनमधून; विलग; तुरळकतुरळक. 'आंव बहुतकरून आभाळांनै गळाले, आतां कोठें उडवले उडवले आहेत. ' [उडविणें द्वि]

**उंडवळ**—वि. ( कों. ) कामचुकार. उंडगळ पहा.

**उडवा-वी-वे**—पु. श्री. न. १ डीग; रास; गंजी ( पिकांची, गोव-यांची ). ' नाना निधानचि निर्देवा । होये कोळमयाचा उडवा ॥ ' -ज्ञा १८.७२५. २ ( व. ) ( गोंव-या वंगैची ) रास देवण्यासाठीं केलेले कूड. ' उडव्यांत कुणची गोंव-या ठेवितात. ' ३ कोणत्याहि धान्याच्या बाळलेल्या ताटांचा ( झोडपणीसाठी ) रचलेला डीग; तुचाड. [ सं. कूट; प्रा. उड; का. उड्डी=डीग ]

**उडवाउडव-वी**—श्री. १ टाळाटाळी; कोलवाकोलव. २ हेटाळणी; अवमान. ३ उधळपट्टी; अव्यवस्थित खचें. ४ अस्ताव्यस्त करणें ( रचून ठेवलेला जिन्नस ); अस्ताव्यस्तपणा; अव्यवस्था; विस्कटली रीतीनें केलेली फेकाफेकी. ५ निरास करणें; लायू होऊं न देणें ( दोष इ. ). [ उडविणें द्वि ]

**उडवागी**—श्री. ( प्रा. ) तिरस्काराने वागाविणें; अवहेलना करणें; अनार करणें ( एखाद्या माणसाचा किंवा त्याच्या भाषणाचा ). ( कि. करणें ). [ उडविणें ]

**उडव्या**—वि. १ उधळपट्टी करणारा; खर्चिक; अतिव्ययी. २ चुकारणा करणारा; टाळाटाळ करणारा. [ उडविणें ]

**उंडळ**—श्री. उंडी एक झाड.

**उंडा**—पु. १ भिजविलेल्या पिठाचा गोळा. ( भाकरी, पोळी करण्यासाठीं तयार केलेला ). २ उडीद आणि तांदूळ यांच्या पिठाचे गोळे करून शिजवून एक खाद्य पदार्थ तयार करतात तो: ' खाजी करंजी, घ्याजी दाजी, आप्रह करिती, साखरमांडा, उंडा भर पुरणाचा घोंडा । ' -अमृत ७३. ' आमच्या आया तुमच्या आया । खातील काय दूध उंडे. ' -भोगा ३ गोळा. ' तोचि दधी भाताचा उंडा बामकरी । ' -दाव ३८५. ४ ( कर्ना. ) लाडू; गुंडाळें ( उंडी=लाडू ). ५ आळवाच्या पानाच्या वड्या करण्याकरतां पानांस पीठ लावून तीं गुंडाळून त्यांचे किंवा कळण्याचे बरवड्यांच्या आका-राचे गोळे करतात ते. नंतर ते शिजवून, कापून, तडून बड्या करतात. [ प्रा. उंडी=गोळा, पिड; का. उंडे=गोळा; ता. ते. तु. वंगैर सर्व भाषांतूनहि हा शब्द आढळतो. गो. उंडी ]

**उडाउडा**—क्रि. चहाओडीनें; ताबडतोब; उड्या पडून; उर-शीनें. ' हीं बांगीं उडाउडी विकलीं. ' [ उडी द्वि. ]

**उडाऊ**—वि. अतिशय खर्चिक; उधळ्या. उडव्या पहा. [ उडविणें ]

**उडाऊछप्पी**—पु. वि. टाळाटाळी करणारा; चुकारतद्द. [ उडविणें+छप्पणें; उडाण टप्पूप्रमाणें कांहीं तरी प्रयोग. ]

**उडाण**—पु. शेताचा, जमिनीचा एकीकडचा विलग असलेला तुकडा. [ उडणें ]

**उडाण**—श्री. ( ना. ) उडी; धांव. [ सं. उड्ढान; प्रा. उड्ढण ]

**खटाले**—न. विमान. **उडाणटप्पू**—वि. १ एकाच ठिकाणीं, कामांत फार वेळ न टिकणारा; भटक्या; अस्थिर; चंचल वृत्तीचा. २ खुशालचंद; रिकामा; गांवगुंड. ३ तालपुरतें; चालचलाऊ; हंगामी ( उद्योग, नोकरी. ) [ उडणें+टप्पू; तुळ० उनाड पहा. ]

**उडाणवीर**—पु. ( कों. ) कोणत्याहि अवघड कामांत भय, शंका न धरतां उडी घालण्याचा ज्याचा स्वभाव तो. [ उडणें+वीर ]

**उडाफू**—वि. १ जालपुरतें; हंगामी; क्षणिक ( काम, स्थिति ). २ अस्थिर; चंचल मनाचा, वृत्तीचा; वेभरंवशाचा ( माणूस ).

**उंडारणी**—श्री. १ माज; मस्ती; गर्व; ताटा; ऐट; अभिमान; खुमखुमी. २ स्वेर वर्तन. ३ उनाडकी; उणगणें; खेळणें. [ उंडारणें ]

**उंडारणें**—अक्रि. १ माजणें; मस्तीला घेंणें; उदट होणें. २ स्वेर वर्तन करणें. ' छिनाल छबकड्या उंडारतात. ' -इंप ६२. ३ उनाडकी करणें; उडाणटप्पू बनणें. [ का. उंडिग ]

**उडावगी**—उडवणी पहा.

**उडावू**—वि. अति खर्चिक; उडव्या. उडाऊ पहा.

**उडाळ**—वि. १ अस्थिर; चंचल. २ ( राजा. ) लक्ष्य उडा-लेला, मनांतून, लोभांतून गेलेला; मन विटलेला; पराड्मुख. ' द्रव्य मिळविण्याची आस्था लागतांच यांचे मन विद्येवरून उडाळ झाले. ' [ उडणें ]

**उडिद्**—उडीद पहा.

**उडिया, उरिया**—पु ओरिसा प्रांतांत राहणारा. -श्री. ओरि-सांतील प्रमुख भाषा. [ सं. ओड्; प्रा. उड्डीअ; हि. उडिसा ]

**उडी**—श्री. १ एका जाग्यावरून उडून दुसऱ्या जागीं वेगांनै पडणें, जाणें; झेंप; उडणें; उड्ढण ( कि० घालणें; मारणें; टाकणें ). २ ( ल. ) संकल्प; इच्छेची मर्यादा. ' त्या धोड्याचे हजार रुपये घ्यावे अशी त्याची उडी आहे. ' ३ ( ल. ) आटोका; आवांका; पळा; कायक्षमता; आकांक्षा; उमेद. ४ ( राजा. ) दुसऱ्याचा बेल कामाकरितां आणल्याबद्दल धान्याच्या किंवा पेशाच्या रूपाने द्याव-यांचे मूल्य; भाड्यानें जनावरें आणून शेती करणें. [ सं. उद+डी प्रा. उड्डी ] **उड्या पडणें**—सद्दन, तुदन पडणें ( मला पाहिजे,

मी करतों म्हणून; गर्दी होणे; जोराची चढाओढ लागणे; चुरस लागणे (एखाद्या गोष्टीबद्दल). 'उंच वस्त तात्काळ विके। जाणत्या लोकांच्या कौतुके। उड्या पडती।' -दा १०. ७.२५. 'त्या रोजगाराविषयी उड्या पडतात.' उड्या मारणे—१ गवे वाहणे; ऐट करणे; फुशारकी मारणे; बटाई मारणे; उद्दामपणे वागणे. २ उनाडक्या करणे. ३ चैन करणे. ४ विवक्षित मर्यादा ओलांडून, उकळवून जाणे. ५ गाळणे (मुद्याचा भाग, नाटकांतील भाग, ग्रंथांतील विशिष्ट भाग). (बळावर, जिवावर) उड्या मारणे—दुसऱ्याच्या आश्रयावर, आधारावर अवलंबून मोटमोठ्या गोष्टी करणे; गवे वाहणे; मोटमोठ्या कार्यास हात घालणे. 'आजपथेत आम्ही तुमचे बळावर उड्या मारीत होतो, परंतु तुम्ही हातचें मोडलें.'

उंडी—स्त्री. (कों.) उंडीण झाड व त्याचे फळ. उंडण पहा

उंडी—स्त्री. उंडा याचें लघुत्ववाचक. उंडा पहा. १ गोळा; घांस. 'जैसी घापे लोणियाची उंडी।' -ज्ञा ११ ४५.७. २ भाताची मूद; पिंड; घास. 'ना तरी भस्मानिन्च्या तोडी। न पुरे भाताची उंडी।' -ज्ञाप्र ७०३. ३ बळी; भैवेद्य. 'नवसियां देती उंडी। बाळकांची।' -ज्ञा १७.९.७. ४ स्त्री करावयासाठीं तांदूळ इत्यादिकांच्या पिटाच्या गोळ्या करतात त्या प्रत्येक ५ आमिप; पिटाची गोळी. 'उंडीस दखोनि मासा भुलला। निळितां कंठी गळ टोचला।' -भवि २.१६०. [प्रा. उंडी=पिंड; का. उंडे=गोळा, ते. उंड; ता. उरंडू उरनंडू; उंडा याचें अल्पत्वदर्शक नाम] उंडी, उंड्या उकळणे—भिक्षा मागणे; आंगंतुकी करणे (दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्याबद्दल वापरतात). उंडकाल—वि. (राजा) भोजन-भाऊ [उंडी+वकलणे=खाणे]

उंडीण—उंडण पहा.

उंडाद—पु. एक द्विदल धान्य. याचें झुडूप अथवा वेल हात दीडहात उंच वाढते; उड्याचा रंग काळी असून डाळ पांढरी, पौष्टिक, शीतल असते. 'उड्यामाजी काळे गोरें। काय निवडावे निवडणारे।' -व्यं १४. [प्रा. हिं. उडिद; का. उट्टु; गु. अडद; सं. माष]

उडु—न. नक्षत्र. [सं.] गण—पु. तारकायुंज. ०पति-राज—पु. चंद्र. 'तंव उडुराज उंदला गगनी' -रास १.१००.

उडुप—पु. १ चंद्र. २ नौका. [सं. उडु+प=पति]

उड्डगाडा—पु. (ब.) भरीव चाकाचा गाडा.

उंडेकार—वि. (गो.) पाव करणारा, विकणारा; रोटीवाला.

[का. उंडे=गोळा उंडी=पाव+सं. कृ-कार]

उंडेल—न. (कों.) उंडीणीच्या फळांतील वियांचें तेल. याचा जळण्याकडे व गुरांच्या अंगावर माशा बसूं नयेत म्हणून उपयोग करतात. [उंड+तेल]

उडुडाण—न. उडी पहा. 'एकेचि उडुडाणें सातांहि सागरा। प्रदक्षिणा कमी जो।' -ज्ञा १०. २५०. [सं. उडुडाण]

उडुडियान—न. हृदयस्थान; अनाहतकच. [सं.] उंडेघ—पु. योगांतील एक बंध; योगांत मूल, उडुडियान व जालंदर असे तीन बंधांचे प्रकार आहेत.

उड्या—वि. १ उडी मारणारा. २ धमक असलेला; हुशार; चलाख. म्ह० उड्या पुरवेल पण पड्या पुरवत नाही.

उढा—पु. बांबूची एक जात. हा जाड असून लोंढा येथील जंगलांत होतो.

उण-खु-खूण—स्त्री. १ हेतु, मनोगत; कामना. 'नायट्याभेण। न मोडिजे नागांची आण। तैमी पाळी उणखुण। स्त्रियेची जो ॥'

-ज्ञा १३.८००. २ रमी; रहस्य. 'म्हणोनि एक एकाधीन। जाणती उणखूण येरयेरां।' -निगा १७७. ३ प्रत्यय; अनुभव. 'ते शोधित-सत्वाचें लक्षण। हें मी जाणें उणखूण।' -एभा ११.७२५. ४ ओळखण्याचें लक्षण; चिन्ह; खाणाखूण. 'एकधां विभागो अंतःकरण। त्याची उणखूण निज लक्षण।' 'एकोनियां उणखुणेसी। चरफडी जैमी विव्हळ।' -एभा २३.९७३. [उणें+खूण]

उणवट—वि. अल्प मोलाचें. [सं. उण+वट; म. उणें+वट]

उणवाई—स्त्री. (कों.) उणेपणा; कमतरता; न्यूनता; कमीपणा; तोटा; टंचाई. [सं. उण; म. उणें+वाई प्रत्यय]

उणा—वि. १ कमी; अपुरा; नेहमीपेक्षां कमी; विवक्षित परिमाणापेक्षां कमी. 'काय उणें कां करितांमि चोरी।' -तुगा ११९.

'गुणा न म्हणतां उणा अधिक आदरें सेविती।' -केका २३.

२ अपुरा; अपूर्ण; सदीप (कार्य, सामग्री); अपुरी असलेली (गोष्ट).

'शेताचा सरंजाम जमविला खरा, परंतु उणा आहे; कांकीं आंत वेल उणे आहेत म्हणून.' ३ हलका; कमी योग्यतेचा, प्रतीचा.

'म्हणोनि आसुरी उणी संपदा नव्हे।' -ज्ञा १६.२५६. 'वैश्य जातीपेक्षां शूद्र जाति उणी.' ४ मानहानिकारक; अयोग्य; एखाद्याचें व्यंगदर्शक (शब्द, भाषण, इ०). 'बोले शब्द उणा विदंहु पिणुणा-मध्ये तदा त्या गुणा ॥' -आसी ५१. २ नपुंसक. 'वडील बाईल म्हणे उण्या। धाकटी बाईल म्हणे सुन्या ॥' -नामदेवनाटक १९.

६ गैरहजर; अविद्यमान; कमती. [सं. उण] ०अप्रा—वि. अपुरा; विवक्षित मापाहून कमी (कापड). उणा पहा. [उणा+अपुरा] ०बुणा

-वि. १ अपमानकारक; कमी अधिक; तिरस्कारदर्शक; मर्मभेदक (शब्द, भाषण, बोलणें). 'कोणाला उणेंबुणें बोलणें बोलूं नये'

२ सरासरी. उणापुरा पहा. [सं. उण+द्विगुण] ०पुरा—वि. कमी-अधिक; जवळजवळ; अजमासें, सुमारे; सरासरी. 'मला पुण्यास आल्याला उणापुरा एक महिना झाला.' [सं. उण+पूण]

उणाक-ख—वि. हलक्या प्रतीचें; कमी किंमतीचें; (हलकें, विटणारें बळ, माल बंगेरें). 'त्याप्रमाणें उणाख आणि मध्यम

शालजोड्या पाहून पायून देणें '—पेद १८.७२. —न. हलकें वळ. 'भाजी नारायण पुंदरे यांना उणाखी मिळाली होती.' —भात्रे १०.३.१२७. [ उणा+आंख ]

**उणांग**—वि. (गो.) कमी; हलका; हलक्या दर्जाचा. [ सं. ऊन+अंग ]

**उणाव**—प. कमीपणा; कमतार्ई. उणावार्ई पहा.

**उणावणें**—अक्रि. १ कमी होणें; न्यूनता येणें; पूर्व स्थिती-पेक्षां उणा होणें (पजन्य, रोग इ.) 'ज्येष्ठ अंघत्वे उणाविला ॥' —मुआदि २५.८६. २ तीव्रता कमी होणें (दुःखाची); शिथिल होणें. ३ उतरणें; खालावणें; अवनति होणें; क्षीण होणें. [ सं. ऊन; प्रा. ऊण ]

**उणावळ**—झी. कमीपणा; तूट.

**उणाव**—झी. १ कमीपणा; न्यूनता; उणेपणा. 'परि उणि-वेचा सोस नाहीं तयास ।' २ दोष; व्यंग. [ सं. ऊन. सिं. ऊणी ]

**उणें**—न. १ कमीपणा; न्यूनता; दोष; व्यंग; अपूर्णता; वैगुण्य. 'दैर्घ्यां देवां आणिले उणें ॥' —ज्ञा ९.४५०. 'तया पांडवांचे उणें । कीजेचि ना पुराणें । विश्ववेद्ये ।' —ज्ञा १५.२५. 'जे यादवां येईल उणें ।' —उषा ७८५. 'म्हणे स्वकृतिच्या उणें किंमपि एकवर्णी न हो ॥' —केका ६१. —श.अ. वांचून; शिवाय; वीण. 'जीव घेतलिया उणें चालें नेणसी साजणें ॥' —अमृ २.३९. 'तसें आवडतें हिं करणें । न निफजे सीणलेयां हिं उणें ।' —राज्ञा १८.९४०. —वि. उणा पहा. [ सं. ऊन; प्रा. ऊण. ]

०**आणणें**—दोष लावणें; कमीपणा आणणें; लाज-विणें. 'वरि झळकति दिव्य कळस । उणें आणति उडुण्णास ।'

०**वेणें**—आपल्या कमीपणाबद्दल मनास लावून घेणें; दुःख पावणें; स्वतःला कमी समजणें. ०**पाहणें**—**काढणें**—दोष पाहणें; व्यंग्य काढणें; नावें ठेवणें. ०**उत्तर**—**भाषण**—न. अपमानकारक, तिरस्कार-

व्यंजक, मानभंग करणारें उत्तर. 'ते गुड्याएवढें पोर, पण चुलत्याला उर्णा उत्तरे करतें ! हा काय त्यांच्या परचा मोळा तरी !' ०**म्ह**—(व.) उणें असे मनी खसे नकट असे नाक परवसे—ज्याच्यांत काहीं लणें असतें त्यास दुसरें कोणी बोलत असल्यास, तें मलाच तर उद्देशून बोलत नाहीतना ? असें वाटतें. ०**दुणें**—**रे**—वि. अपमानकारक; निंदा-व्यंजक; कमीअधिक; पाणउतारा करणारें (भाषण); घालूनपाहून बोल-लेले; उणाडुणा पहा. 'भाऊसाहेब काकासाहेबांना उणेंदुरें बोलत असलेले पाहून नमुतार्ईना जरा राग आला.' —हाच कां धर्म ३३.

०**पणा**—प. कमीपणा. ०**पाणें**—**पाताळ**—न. दोष. 'एकमेकांची उणीपाणीं काढण्यांतच जर आपला असा वेळ जायचा तर उषां रणांगणावर काय होणार.' —डावजिकला. 'त्यांचे कशाला उणेपाताळे काढतेस ?' —नामदेव नाटक ७६. ०**पुणें**—वि. उणापुरा पहा. १ कमीअधिक; सुमारे; सपासरी; अंदाजे; जवळजवळ.

'आपल्या भेटीला उणेंदुरें वर्ष होत आले.' २ पूर्णअपूर्ण. 'किती अनुवाद, उण्यापुऱ्या नकला...आढळून येतात हे लक्षांत येईल' —गीर ५.

**उत**—अव. अथवा. 'अजुन म्हणे उभा रे सिंहल तयजुनियां न कुतरा हो । उत राहो, क्षण पाहों, जा यमभट हो ! तळीं न उतरा हो ॥' —मोवन ९.४३. [ सं. उत=वा ]

**उतटणें**—अक्रि. १ तडकणें; उकळणें; उलणें; उसवणें; तापून फाटणें; फुटणें; तटतटणें (ताणल्यानें, आंतून जोर झाल्यानें बंद, इ०). 'मग शिवणी जैशी उतटे ॥' —ज्ञा ६.२६६. 'तयेच्या चोळीचे सकळ जवदाणें उतटती ।' —सारह ८.१६५. 'नादें उतटले आकाश ।' —वेसीस्व २.२४. २ घट होणें; दाटणें; अतिशय ताण बसूनटुणें. 'हे चोळी गेली उतटौनि तैचि जाणिले मियां ॥' —शिशु २.२५. —मक्रि. उकळणें; फाडणें; तापून तोडणें इ. [ सं. उत+तन ]

**उतटणें**—अक्रि. उचंबळणें; भरून येणें. 'कीं हे सुखाचीं ताखें लोटली । आक्षे आनदें उतटलीं । —दा १.७.३१ 'ऐकोनि उतटला समर्थी प्रेम ।' —दावि ३०२. [ सं. उत+तट=वर येणें ]

**उतणणें**—उक्रि. गवत काढून टाकणें; तृण झांप इत्यादिकांनीं आच्छादिलेल्या गृहावरील तृण किंवा झांप काढून टाकणें. [ सं. उत+तृण; प्रा. उतण ]

**उतणणें**—अक्रि. गवांनें फुगून जाणें; ताणणें. [ सं. उत+तन=लांब करणें ]

**उतणें**—अक्रि. १ उकळून वर येणें (दूध, कडी वगैरे). 'जैसें उतलें आगीं पडे । तें नलगचि होमा ।' —ज्ञा १८.१९३. २ पू वगैरे येणें (डोळ्यांतून). ३ ओटादि अंगावर पुटकळ्या, फोड येणें (तापामुळे, वस्तरा लागून). ४ बिंबवा वगैरे लागल्यामुळे चिडणें; फुगून वर येणें. 'कोणे सवतीनें भरला भिलावा उतला ।' —निर्गुणाचा पाळणा १२. ५ खरखतणें; खदखद होणें (आगीवांचून शिजल्याप्रमाणें). (काहीं चूर्णावर लिंबाचा रस घातला असतां होतें तसें). फेंस येणें. ६ भरून वाहणें. 'कोपावेशे झाले कल्पातींचे समु-द्रसें उतलें ॥' —मोमीष्म ९.२६. ७ (ल.) गवांनें फुगून जाणें. 'किंबहुना ऐसेसे । उतणें जें संपत्तिमिसे । —ज्ञा १६.२२९. 'खळा ! न मदे उतरे ।' —मोरा २६. ८ उसळणें; उचंबळून वर येणें. 'तातला तेरीं सागर । उतताती ।' 'कल्पातींचे जसे जलधि उतते ।' —मोवन १०.३९. ९ माजणें; फुगणें; जोरांनें वाढणें—

(पीक, गवत, भाजी वगैरे). १० अतिशय समृद्ध होणें; कल्पनेबाहेर बहर येणें (धान्य, फळे वगैरेस). [ सं. उत+तन; म. उत; तुल० का. उदु=फुगणें ] **उतुं**—**जाणें**—**चालणें**—१ खर्च होणें; नुकसान होणें; तोटा होणें; अडणें. 'माझे काय त्यावांचून उतुं जात आहे.' **उतुं येणें**—उत येणें; उतास येणें; वर येणें (दूध इ०); फेंस येणें; (ल.) रहस्य असणें; आटोकाट, अतिशय प्रेम असणें.

**उत्तरणें**—अक्रि. उचंचळणें; उत्तणें अर्थ ८ पहा. [ उत्+तन् ]

**उत्तरी**—स्त्री. खारीक. 'बादांमं आकरोटे खिसमिस । उत्तया आणवील्या संवगा ॥'—साकड ३.४८. [ का. उत्तुते=खारीक ]

**उत्तप**—वि. (प्र.) उताप. उघडें; ज्यावर चांगलें उज येत आहे असें; छायाारहित. [ सं. उत्+तप्; उत्तप; प्रा. उत्तप ]

**उत्तफळणें, उत्तफळणें**—क्रि. फाडून टाकणें; फाडून तुकडे तुकडे करणें; विंध्या करणें; वाभाडे काढणें. [ सं. उत्त्फालन ]

**उत्तमाच-ज-त**—पुंस्त्री. (ना.व.) १ उच्छाद; उपद्रव; उच्छं-खळपणा. २ माजोरीपणा; गर्व. 'एवढी उत्तमात करूं नकोस.' [ ज्त+मात ]

**उत्तरंग**—न. (कों.) दरवाजाच्या चौकटीचें वरील लाकूड. [ सं. उत्तर+अंग; प्रा. उत्तरंग ]

**उत्तरचढ**—वि. वारंवार चढण किंवा उतरण असलेले; उंच-सखल; खालवर. —स्त्री. चढण्याउतरण्याची क्रिया. [ उत्तरणें+चढणें ]

**उत्तरट**—वि. उतार असलेला; उतरता. [ सं. उत्+तृ-त् ]

**उत्तरड, उत्तरंड**—स्त्री. निवडुंगावर वाढणारा एक तऱ्हेचा वेळ. ह्याच्या रसानें अपार चूर्णानें चामड्यावरील केंस निघून जातात. [ का. उत्तरणी ]

**उत्तरड, उत्तरंड, उतरण**—स्त्री. १ खाली मोटें व वर लहान अशा रीतीनें एकावर एक भांडीं, घट ठेवून केलेली रचना. 'मनो-स्थान्या उतरंडी । उतरिची ।'—ज्ञा १३.११४. 'नाचती गोकु-ळीचीं मंदिरे । नाचत उतरंडी देव्हारी ।'—हृ ५.८०. २ घोड्याचें एक वाईट लक्षण (कपाळावर एकावर एक असे तीन उलटे भोंवरे असणें). **उतरंडीचा घाघ**—घरांत शौथें दाखविणारा भेकड मनुष्य. **उतरंडी उतरणें**—दुसऱ्याच्या कामांत दवळावळ करणें. **म्ह० उतरंडीला नसेना दाणा पण दादला असावा पाटील राणा.** [ सं. उत्+तृ-तृ; उतर+डंडी ]

**उत्तरड**—स्त्री. १ ढाळ; उतार. २ उंसाच्या चरकांतील नराचा आंस ज्यांत फिरतो तो आडवा दांडा; अडवट. [ सं. उत्+तृ ]

**उत्तरण**—स्त्री. १ उतार असलेली जमीन; उतरड; ढाळ. **म्ह०** चढणीस घोडा उतरणीस रेडा. २ उतार; उतरता रस्ता. ३ (उत्तरायणांतील) उत्तरेकडून वाहणारा वारा. ४ वय-संपत्ति वगैरेंस लागलेली ओहोटी; कमी होत जाणें; अवनति; हीन स्थिति. ५ (यंत्र) दितिजपातळीशीं कळती अशी पातळी: तिथेकू धरातल. (हं.) ईन्काईड प्लेन. ६ पिकविण्याकरितां झाडावरून उतरलेले आंबे. —न. ज्या ठिकाणीं नदींतून पायानें चालत जातां येतें अशी जागा; उतार. [ सं. उत्+तृ-उत्तरण ]

**उत्तरणें**—सक्रि. जमिनीवर ठेवणें; बरचा पदार्थ खाली आणणें, ठेवणें. २ मुक्कामावर ओझे वगैरे ठेवणें; खाली, रिकामें करणें; माल काढून ठेवणें (गाडींतून, गलबतांतून). ३ खाली आणणें;

शको. १. ४६

खाली येण्यास मदत करणें. ४ उंची कमी करणें; उंगणें करणें. ५ पलीकडे नेणें; पार करणें (नदींतून वगैरे). ६ उतरून घेणें; पाहून काढणें; नकळ करणें; चित्र काढणें; छवी काढणें; प्रतिमा काढणें; 'चित्तून गणूच्या पाटीवरील उदाहरण उतरलें.' नमुन्यावरहुकूम करणें; कृति, हावभाव वगैरेंची नकळ करणें. 'कोंकण्याची नकळ हा हुबेहुब उतरतो.' ७ धारा, भाव, मागणी वगैरे कमी करणें; अल्प प्रमाण करणें; 'नवा राजा झाला त्याणें शेतास पीक नाही असें पाहून धारे उतरले' ८ अपकर्ष करणें; दर्जा, हुदा योग्यता कमी करणें; गर्व नाहीसा करणें (ताशेरा, इ० द्वारां). ९ तीव्रता कमी करणें, शांत करणें (विष, मादक पदार्थ वगैरेंची). १० नारळ, मीठ, मोहऱ्या वगैरे पदार्थ अंगावरून ओवाळून टाकणें. 'ज्यासी हदर्यां ध्याती पद्मजभूजेंटी । त्यावरोनि यशोदा उतरी दृष्टी ।'—हृ १३.१६१. 'येसूवाईनें कालसद्वरून एक कोंबडें उतरलें.' ११ नाक, कान, जीभ वगैरे अवयव कापून टाकणें; 'या खड्गें हें शिर उतरिं हा देह पडूं दे रणी ।'—विक २९. १२ (नदी, समुद्र इ०) पार जाणें; पलीकडे जाणें. 'बहु दुस्तर विपदंबुराणि उतराया ।'—मोकर्ण ७.२३. १३ अंगावरून काढणें (कपडे, दागिने वगैरे) १४ (उतरतें छपर, पडवी, सोपा वगैरे) तयार करणें; बांधून सिद्ध करणें. १५ काढून टाकणें (घराचा वरील भाग. इ०). 'म्युनिसिपॅलिटीनें राम-रावांचें घर पार उतरलें.' १६ कापून टाकणें, साफ करणें (दाढी, मिशा वगैरे) १७ (पर्यांच्या खेळांत) पान टाकणें. 'तुम्ही एका उतरा.' १८ झाडांवरून फळें वगैरे काढणें. 'आम्हीं आमच्या आंब्यावरील आंबे आज उतरले.' १९ वरून खाली येणें (घाट, जिना वगैरे) [ सं. उत्+तृ ]

**उत्तरणें**—अक्रि. १ ( जिना, घाट, पर्वत वगैरेवरून ) खाली येणें. 'उतरलें उदक पर्वत वळघे ।'—ज्ञा १०.६९. 'पुण्याचा रस्ता वाई नजीक सोनजाईच्या डोंगरावरून खाली उतरत होता.'—विवि १०.१०.२१७. २ हिशेब, माप, भविष्य इत्यादि बरोबर जमणें, पठणें; ताळा पडणें; मूळावरहुकूम नकळ तयार होणें. 'आतां ग्रंथकारांच्या म्हणण्याप्रमाणें भाषांतर उतरलें आहे.'—विवि ८.८.८४. ३ मुक्काम करणें; थांबणें; वाहतांनून खाली येणें. 'बिहारीलाल गाडींतून उतरले.' 'आपलें सर्व खटलें बाहेरच्या देवळांत उतरा आणि तुम्ही सडे किळ्यात या.' ४ धैर्य, राग, भीति, ज्वर, दर, भाव इत्यादि कमी होणें. ५ कोमेजणें, निर्जीव होणें; निकृष्टावस्थेत जाणें; म्लान होणें; सुकणें ('चेहरा). 'करितां अधर्म सद्यः स्वपितृसुहृज्जन मुखप्रभा उतरे ।'—मोआदि ९.५७. 'उतरलें पाहोनि सत्साध्यवन्न ।'—दावि २६०. ६ गंध-वाकडून दुर्गंधनास धर्मेराजापुढें उभें केलें तेव्हां त्याचें तोंड उतरलें होतें. ७ वयातीत होणें; प्रकृति खालावणें; वृद्ध जीर्ण होणें; शरीर, फुलें, मासे, मांस, मोठ्ये वगैरेंचा तजेला नाहीसा होणें. ८ फळ वगैरे अतिक्रमणें, अधिक पिकणें. ९ अढी वगैरे बरोबर पिकून

तयार होणें. १० योग्य रीतीनें वनणें, तयार होणें. ' एक काहील-भर रसाचा चारे मण गूळ उतरला. ' ११ व्याधि, रोग वगैरेतून पार पडण. ' देवीतून दोन मुलें उतरलीं, एक दगावले. ' १२ परीक्षेंत यश मिळविणें; उनीण होणें; पास होणें. ' आमचा रामा यंदा परीक्षा चांगल्या रीतीनें उतरला. ' १३ संकटांतून पार पडणें. ' तुम्हां जड भवाणिवीं उतरितां न दामा पडे. ' -कैका १२१. १४ विशिष्ट दिजेकडे वळणें. ' महामारी तिकडे खानेदशांत उतरली. ' १५ मजीतून जाणें; नाखुपी होणें. १६ मनाम पडणें; योग्य वाटणें; पसंत होणें. ' हें नाटक लोकांच्या पसंतीस उतरलें. ' -विवि ९.८.१७५. १७ मोर्नी वगैरेचे छिद्र मोटें होणें; बेजी उतरणे. १८ गरोदर स्त्री प्रसूतीपासून मोकळी होणें, हातीं पार्थी सुटणें. १९ नाहींस होणें, फिटणें. ' तें सुतके सुतक उतरे दोहीचही. ' -एमा २१.१२५. २० (लहान मुलींच्या खेळाच्या प्रारंभी) चकून पार पडणें २१ लागणें; उत्पन्न होणें. ' जयाविद्या ट्टी उतरे. ' -विपु २.१६. [ सं. उत्तरण ] उत्तरून टाकणें-१ तबल्यावरील वाद्या, साज वगैरे काढून टाकणें २ ओवाटून टाकणें ( आजारी माणसावरून खाद्य परार्थ, प्रागी वगैरे ). ३ ( सामा ) खालीं काढणें.

**उत्तरता-ती**—वि. १ उतरण असलेला; उताराचा. २ क्षीण होत चाललेला; अधोगतीस गेलेला, खालीं येणारा. ३ अदृश्य होत असलेला; मावळता. ' उत्तरता दिवस. ' ४ क्रमानें खालीं येणारा. ५ ( गंजिफा, पत्ते इ० खेळांत ) दहिल्याचे मागें नवल्यानें, त्याच्या मागें आड्यानें हुकूम व्हावें अशीं उतरतीं पान. **चढती-उतरती क्रमान**—म्ही. उत्कर्षावस्था व निःकृष्टावस्था; उत्कर्ष, अपकर्ष; बरेवाईट दिवस. **०पाया**—पु. अवतत स्थिति; अव-नति; अधोगति; हीन स्थिति. **०कळा-दशा-पायरी**—म्ही. विपन्नावस्था; न्हास, खालावलेली स्थिति. ' उच्चावस्था प्राप्त झाली कीं त्यावरोबरच उतरती कळा लागवायाची. ' -विवि ८.९.१६१. **उतरत्या पायरीस लागणें**—न्हास होत जाणें. ' तो उतरत्या पायरीस लागला. ' **०बाजू**—म्ही. १ उतरण; उतरत येणारी बाजू. याच्या उलट चढती बाजू. २ दशावतारी गंजिफातील परशरामापासून पुढील पांच बाजू. **०भांजगी**—म्ही. ( गणित ) भारी परिमाणान्या अंकास हलक्या परिमाणाचें रूप देणें; जसें-हपयाचे आणे करणें वगैरे. **०वेळ**—खालीं जाणारा दिवस; दोन प्रहर टळल्यानंतर सायंकाळपर्यंतचा काळ. २ खालावलेली स्थिति, वाधक्याचा काळ. **०शेडी**—म्ही. ( गणित ) पदांची एक मालिका; यामध्यें संख्या क्रमाक्रमानें लहान होत जातात.

**उत्तरपराई**—म्ही. ( प्र. ) उत्तरपराई, तास्थ्यानंतरचा काळ; आयुष्याचा उत्तरार्ध. [ उत्तर+पराध; उत्तर+पराई ]

**उत्तरपेट**—म्ही. ( प्र. ) उतारपेट. मुख्य व्यापारी ठिकाण; व्यापाराचे जिनस ज्या ठिकाणी अनेक ठिकाणांहून येऊन पुन्हां निर-

निराळ्या ठिकाणी पाडविले जातात अशी व्यापाराची जागा; ( इ. ) माकंड. [ उतार+पेट ]

**उत्तरल-ला**—दाराच्या चौकटीवरील कोनाडा. [ सं. उत्तर+ल प्रत्यय ]

**उत्तरवट**—वि. १ किंचित उतार असलेला; उतरण; उतरता ( भूमिभाग ). २ अधोगतीस लागलेला. [ उतार+वट प्रत्यय ]

**उत्तरवटा**—पु. उतार असलेली जमीन; उतरण; उतार.

**उत्तरवण**—न. उतार; उतरण; सखलपणा. [ उतार+वण प्रत्यय ]

**उत्तरवणी**—म्ही. भाताची पेज; कांजी. [ उतरणें+वणी=पाणी; सं. वन=पाणी ]

**उत्तरवाट**—म्ही. उतार असलेली वाट. [ उतार+वाट ]

**उत्तरविणें**—सकि. उतरणें प्रयोजक. १ खालीं ओढणें, आणणें; खालीं यावयास लावणें. उतरणें पहा. ' तिरंदाजानें गळताचें निशाण उतरावयाचा व किनाऱ्याकडे जावयाचा हुकूम सोडला. ' -कोरकि ९. २ ( बडोदे ) तयार करून घणें; कातरणें. ' सुपारी खरादी यांजकडून उतरविणें. ' -एरापुत्र ४.२७४.

**उतरा**—पु. पडण्याची, उतरण्याची क्रिया; पडणें. ' नसतां अग्रिमधि उतरा. नसतींच विधनें येती घरा. ' -नव १४.१२६.

**उतराई**—वि. ( कृपा, कर्ज, वचन इ० ) उपकारांची फेड केलेला; कृणमुक्त; कर्जफेड केली आहे असा. ' होऊनियां उतराई. लया जाय. ' -ज्ञा १५.५८५. ' मी काय होऊं उतराई. ' माझे सांबळे कृष्णाबाई ॥ ' -ह३४.४०. **०होणें**—उपकार फेडणें. ' गुरुसी उतराई होतां. न देखों क्वणिग्याही पदायां. ' -एरुव ५. ९५. ' कर्णाचा उतराई व्हाया वधितो रिपूमि परता. ' -मोकोण ४९. ६७. [ सं. उत्तरीण; प्रा. उत्तरिय ]

**उतराई**—म्ही. १ गर्डीतून माल उतरण्यास पडलेली मजुरी. २ ( हिं. ) नावेची जकात, भाडें. ३ उतरून काढण्याची ( नक्कल, चित्र, आवे, वगैरेची ) मजुरी ४ ( राजा. ) उतार वयाचे दिवस. ( लागणें, जडणें. ) [ उतरणें; हिं. उतराई ]

**उतराण**—म्ही. ( नाविक. ) उत्तरेकडून वाहणारा वारा. उतरण पहा. [ सं. उत्तरायण ]

**उतरार्थी**—उतराई पहा.

**उतरावारा**—उत्तरेकडचा वारा ( समुद्रावरून येणारा ); उतराण.

**उत्तरी**—म्ही. अंगवस्त्र; उपरणें; उत्तरीय. ' बरवा मिरबे उत्तरी जोडा ॥ ' -उया १८४६. [ सं. उत्तरीय; प्रा. उत्तरी ]

**उत्तरीव**—वि. खाली पडूं न देतां काढलेलीं ( आवे वगैरे फळे )

**उत्तरूनसर**—किवि. ( गंजिफाचा खेळ ) आपणाजवळ हुकूम असून त्या खालील एक पान नसतां त्या खालचें एक अगर अनेक पानें हुकूम करण्याकरितां आपला हुकूम व त्याच रंगाचें दुसरें कोणतें पान अशी दोन पानें उतरणें.

**उत्तर**—पु. १ ( कों. ) परशावर कांबळे वगैरे सुकत घालण्या-साठी लहान मंडपीसारख्या तीन चार काठ्या बांधून तयार करतात तो; भाळी; मंडपी. २ ( हेटकरी ) चुलीच्यावर स्वयंपाकाच्या वस्तू ठेवण्याची जागा. [ सं. उत्+स्था, उत्थान, उत्थव ]

**उत्तर**—पु. नदीस येणारा पहिला पूर; उथव. [ उत ]

**उत्तरडा**—पु. ( कृषि ) एकाच सर्रात बाजरीबरोबर अंबाडी, तूर, मूग, मटकी वगैरे धान्य मिसळून पेरणे. [ का. उत्+नांगरणे ]

**उत्तरघणी**—पौं—स्त्री. न. आधणाचे पाणी; उकळी आलेले पाणी. [ सं. उत्तपन; क्तिवा उत्त+वणी=पाणी ]

**उत्तरवणे**—अ.कि. १ पाणी वगैरेनां आधण येणे; कठ येणे. [ सं. उत्तपन ]

**उत्तरविणे**—कि. रेशमी वस्त्र, तापता वगैरे तापलेल्या खापरारवर पसरून शाब्दाने, सळईने विवक्षित घड्या पाडणे. उत्तू पहा. [ हि. उत्तू=कापडाच्या घड्या; वृण; सिं. उतु ]

**उत्तरवेळुपणे**—कि.वि. उतावीळपणे. ' तें उत्तरवेळुपणे आळंगिले ' -दाब १८९.

**उत्तरळ, उत्तरळवट**—वि. ( म. ) उथळ, उथळवट पहा. ' लक्षान-लक्ष कनक पात्रें । उत्तळें विस्तीर्णें चित्रविचित्रें । ' -वेभीस्व ११. ७८. [ सं. उत्+तल ]

**उत्तरळणे**—अ.कि. ( कों. ) गदरणे; पिकण्याचीं लक्षणे दिसू लागणे; उजळणे. ( पाडाचा आंबा वगैरे ) [ सं. उत्+तल ]

**उत्तरळातप**—पु. ( गो. ) ( तापाने होणारा ) भडका; दाह; संताप. [ सं. उत्+तल+ताप ]

**उत्तरळातळ**—स्त्री. गप्पा; बाता; प्रौढी. -वि अपुरे; थोडे; विरळ; तुरळक ( पाऊस, पिके, इमारती, झाडे वगैरे ). [ पातळ द्वि ]

**उताट, उताटकी**—स्त्री. १ फुटावयास, बाहेर पडावयास होणे. २ ( ल. ) उतावळी; अविचार; अस्थिरता; हांवरेपणा; वळवळ; चळवळ; चुलचुळ. ( कि. येणे ). [ सं. उत्+तट ]

**उताटणे**—अ.कि. ( कों. ) १ तटकन फुटणे ( फळ ). आंतून भरून आल्यामुळे फळाच्या बाहेरची साल फाटणे; तटतटून येणे; भरणेच होणे. २ ( ल. ) अतिशय औत्सुक्यपूर्ण होणे; प्रबल दृच्छा होणे. ३ गर्वाने ताठणे. ' तो काय उताटलाय ! ' [ उताट ]

**उताडा**—पु. पकावस्था; पूर्णावस्था; तयार होणे. ' उताडा पिकाचा आलियावरी । ' -यथादी १८. ३०६७. [ उताट ]

**उताणखाट**—स्त्री. १ उताणी पडलेली खाट. २ ( ल. ) तापट, उमट, माजुरी माणूस. [ सं. उत्तान; प्रा. उत्ताण; म. उताणा+खाट ]

**उताणणे**—अ.कि. वर्णन करणे; जाहीर, प्रसिद्ध करणे. ' उताणितानं तुझी कीर्ति । उणाव नसे आम्हांने । ' [ सं. उत्+तन, उत्तान; प्रा. उत्ताण ]

**उताणा**—वि. १ वर तोंड केलेला; उलथा; पालथा, उपडा याच्या उलट ( चीत मनुष्य, पात्र, पणे इ० ). २ ( ल. ) सुस्त; निरुद्योगी; ढिला. [ सं. उत्तान ]

**उताणणे**—गर्वाने फुगणे; ताठणे. छाती काढून, प्रौढीने, आढ्यतेने चालणे; ( गो. ) उताणे पेंवप. ' तैसा विद्यावयसा माजे । उताणा चाले । ' -ज्ञा १३. ७१५. **उताणणे**—१ उताणा होऊन पडणे, तोंडवशी पडणे; खाली येणे. ( श्रीमंत, सावकार इ० नीं दिवाळे काढले असतां म्हणतात ). २ दरिद्री होणे; हीन स्थितीस येणे. ३ आजारी होणे. ४ रिकामे पडणे; निरुद्योगी होणे; पालथे पडणे याप्रमाणेच ( बुदली, पात्र, भांडे इ० ). ५ अपयश पावणे; परासूत होणे; कोणतेहि काम अंगावर येणे. **उताणा**—कि.वि. खालीवर; उलथेपालथे; पोटावरून पाठीवर; गडबडा फिरवून अगदीं धीत. ( कि० करणे; पाडणे; होणे ). [ उताणा द्वि. ]

**उतान, उत्तान**—वि. १ उताणा. ' महीस पाडिला करींद्र तो उतान कौतुकें ॥ ' -गजगौरी ( बसवकृत ) ५९. २ आढ्यतेचा; गर्विष्ठ. ' बहु फुरकटलासे बोल बोलें उताने । ' -कृष्णकौतुक. १५. [ सं. उत्तान ]

**उतान-ना-पाताना-खाट**—उताणा वगैरे पहा.

**उतानी-म्ही**—स्त्री. उच्छा; आवड. ' मर्गी जिजे ज्ञानी । मुनी-श्रंसी उतानी । ' -ज्ञा १३. १६६. [ सं. उत्+नृणा; प्रा. तपहा; म. तहान ]

**उताप**—वि. उन्हांतील; तापयती नसलेला; उषधा. [ सं. उत्+तप ]

**उतापती**—स्त्री. उलटून लढा; फर हडा. [ मं. उग । पग ]

**मारी**—स्त्री. लांडगेतोड; कनक.

**उतार**—पु. १ पलीकडील तीरास चालत जातानं येण्यासारखी पाण्यामधील वाट. ' तो पळण्याहून पायउतारा ॥ ' -ज्ञा ५. १६५.

२ एखाद्या औपधाची तीव्रता, जोर कमी करण्याकरितां दिलेले औपध. ३ विवावर्गल वगैरे औपध, मंत्र, उपाय, इलाज, प्रतिकार. ' जेणे विप पाजिले दुधेर । नोचि करूं धावे उतार । ' -हृ १८. १६०.

४ सन्मान, संतोष दाखविण्याच्या धेडी अंगावरील पोषाख अथवा दागिने वक्षीस वणे. अंगावरील उतकन वणे. ५ कमी होणे; आंगरणे. ( नदीचा पूर, गंगाची तीव्रता, दुःख, धंभव, भीति, संघर्ष वगैरे ).

६ न्यास, शान्ति; शमन. ६ जमिनीचा उतरतेपणा. ढाळ; उतरण. ७ चौघड्याच्या अखेरीस वाजविण्याची जलद गति, वाजा. ८ होडीचे, तरीचे भाडे; होडीतून पलीकडे जाण्याचे भाडे; नौर. ९ नकल.

' उतार प्रथाचा अस लिहिलेणें ॥ ' -दावि २५०. १० उतारा;

एका प्रथांतील दुसऱ्या प्रथात घेतलेला भाग. ' त्याचि कथेचा आला काहीसा या उतार कवनांत । ' -मोअनुशासन ८.९८. ११ पालट होणे; बदलणे; तीव्रता कमी होणे. ' परंतु जनकोजी शिंदे यांचे बुद्धीस उतार पडेना. ' -भाव ९५. [ सं. उत्+तार, -उतार ] -वि.



१ उत्तार वय होण्याच्या मार्गास लागलेला; वृद्धत्व आलेला. २ हीण; द्विणकस; दुग्धम प्रतीचा; चढ याच्या उलट. ३ नाशाच्या पंथास लागलेला; मोडकळीस आलेला; न्हास होण्याच्या मार्गास लागलेला; मंदीचा; तोट्यांत चाललेला. सामाशब्द-उत्तार खर्च-पत्र-पान-औषध-गोळी-पुडी-मात्रा-मोल-मोली-डाव-वाट-रंग-काळ-चावडी-मंत्र-मार्ग-मसक्त-बेत. ०खालीं असणें-पडणें-अपकर्णास लागणें; निरुद्ध स्थिति प्राप्त होत जाणें; ओहोटी लागणें; उतरती कळा लागणें; मंदी येणें. ०खालीं चालणें-गति कमी करणें. ०करी-करू-प. १ मुशाफर; प्रवासी; पांथस्थ; तात्पुरता मुकाम करणारा-केलेला. २ द्रव्य वगैरे देऊन नदीपार जाणारा. ०घाट-पु. नदीवरील पायऱ्यांचा रस्ता. ०घात-पु. (गो.) विश्वासघात. [उत्तर+घात] ०चढ-स्त्री. १ खालीं वर होण्याची क्रिया; कमी अधिक होण्याची क्रिया (आजार, भाणूस वगैरेंची); क्षयवृद्धि; उल्कर्षापकर्ष. २ एखाद्या प्रदेशाचा उंचसखलपणा. ३ किमतीमध्यें कमीजास्तपणा होणें; भावांत बदल. ४ ताप कमीअधिक होणें. ०चावडी-स्त्री. १ खेड्यांतील पांथस्थ वगैरे जीत उतरतात ती चावडी; डाक-बंगला; धर्मशाळा. २ (ल.) पाहुणे उतरण्याची जागा; अतिथिघर. ०चिटी-स्त्री. १ जलमार्गावरून प्रवास करण्याचा परवाना. २ नकळ; रद्द केलेले खत-पत्र (पूर्वी वरील धीकार खोडून, फाडून खत रद्द करण्याची पद्धत असे). ३ विष वगैरे उतरावें म्हणून बांधलेली-मंतलेली चिटी, कागद. ४ कोणत्याहि लेखाची नकळ. ५ (धट्टे) बडतफीचा हुकूम. ०जमीन-स्त्री. सखल होत जाणारी जमीन; उतरण. ०तसरीफ-स्त्री. एखाद्याचा सन्मान करण्याकरितां स्वतःच्या अंगावरून काढून दिलेली वस्त्रे. उतार अर्थ ४ पहा. [अ. तसरीफ-सन्मान; बहुमानाचीं वस्त्रे देणें] ०तळ-पु. माणसें, गाड्या उतरण्याची गांवाबाहेरील जागा; अड्डा, गाडीतळ; वांटेंतील मुकामाची जागा. ०तैज-वि. १ ज्याचें तेज कमी झाले आहे असा. २ क्षीण; निस्तेज; निःसक्त; निःशक्त. ०तांड-न. ज्यागासून घाट उतरण्यास सुरवात होते ती डोंगरांतील जागा; उतरणीचा आरंभ. ०दिवस-पु. १ आयुष्याचे अखेरेचे दिवस; वार्धक्य. २ आपत्काळ. ०पातार-वितार-पु. १ सर्वसामान्य प्रवासखर्च. २ तरीचें भाडें; वाहनाचें भाडें; उतार. ३ मार्गावरील कर, जकात वगैरे. ०पान-न. १ (गंजीफा-पत्त्यांतील खेळांत) खेळलेले, खेळावयाचें पान. २ हिशेब पुढें चालू केलेले, करावयाचें पान. ०पेट-स्त्री. १ ज्या ठिकाणीं निरनिराळ्या ठिकाणाचा माल विकावयाकरितां येतो व खरेदी केला जातो असे शहर, बंदर, व्यापारी शहर. उतरपेट पहा. 'आचाराचें मूळ पीठ। वेदांची उतारपेट।' -झा १७. २७४. २ उतारतळ पहा. ०पोशाख-पु. १ अंगावरून उतरून बक्षीस दिलेली वस्त्रे. २ अंगावरून काढून टाकलेली जुनी वस्त्रे. उतार अर्थ ४ पहा. [फा. पोशाक=वस्त्रे] ०बंद-पु. ज्या काग-

दावर कोणत्याहि गोष्टीची नकळ काढली आहे असा कागद.-वि. १ उतारावर असलेली, उताराची. २ अपकर्षाप्रत जाणारी. [फा. बन्द] ०बंदूर-न. १ जल्मागावरील प्रवासी व माल उतरण्याचें ठिकाण. २ जल्मागांत लागणारें ओरवा करण्याचें-नांगर टाकण्याचे स्थल. बंदर पहा. [फा. बंदूर] ०बाजी-स्त्री. १ पत्त्याच्या डावांतील दहिल्यापासून खालचे पत्ते. २ अंगावर येणारा, हार येत असलेला खेळ. ३ चौघड्याच्या अखेरीस जलद वाजविण्याची गत; बाजा. उतार अर्थ ७ पहा. ०बाजू-स्त्री. (पत्त्यांच्या खेळांत) ज्या बाजूनें प्रथम पान खालीं टाकावयाचें, उतरावयाचें ती बाजू. ०मणी, मोहरा-पु. विप उतरविणारें रत्न. ०मान-पु. १ पाणउतारा; अपमान; अप्रतिष्ठा; अन्वहेलना. २ शूद्रावस्था; आयुष्याची उत्तरावस्था. -वि. (व्यापक) अवमानित; अपमानित; मानखंडना केलेला. ०माल-पु. होडीतून पलीकडे पाठवावयाचा माल. ०वय-न. म्हातारपण; वृद्धावस्था. [सं. उत्तरं वयः] ०वख-न. १ जीणवस्त्र; फाटलेले कपडे. २ दुसऱ्यानें अंगावरून काढलेली किंवा टाकून दिलेली वस्त्रे. 'उमदीं तरी ते उतार वस्त्रे। घालूं नये रे अंगावर।' -दावि ८३९. ०वेळ-स्त्री. दोन प्रहर दिवस टळल्यावरची वेळ; संध्यासमय.

उतार-न. (गो.) उत्तर पहा. १ प्रतिध्वनि. २ उत्तर; वचन. 'त्येणें माकां उतार दिलें.'

उतारा-पु. १ एखादी क्रिया केल्यानंतर उत्पन्न होणारें फळ, निष्पत्ति, पदार्थ, द्रव्यइ० अखेर परिणाम; राहिलेले उत्पन्न. 'पंधरा शेर लोणी कढविलें त्याचा बारा शेर उतारा आला.' २ जम; मेळ, ताळा (निरनिराळीं मापे वगैरेंचा). ३ अंगावरून ओवाळून काढलेला पदार्थ (सूतवाशा निवारणार्थ) व ती क्रिया. 'ज्या मद्द-भुत संचरलें अंभी। त्यासि पंचाक्षरी नसे जर्गी। भगवंत भेटी वांचून वेगीं। उतारा त्यासी असेचिना ॥' -ज ८१. ५८. 'त्वरित उतारे करून देती लोह उडीद डोंबाला।' -ऐपो ३०७. (कि० करणें). ४ विष वगैरेवरील औषधें, उपाय, इलाज; रोगउपशम. ५ एखादा उखाणा, कोडें यांचें उत्तर, किडी. ६ रचना, घाटी व सदश शब्द असलेले परंतु विरुद्ध अर्थां श्लोक, पद्य वगैरे; किंवा समानार्थक परंतु भिन्न शब्द व रचना असलेले पद्य. ७ नकळ; प्रत; प्रतिमा; उतरून घेतलेला ग्रंथाचा किंवा भाषणाचा भाग. (कि० करणें). ८ तरीचें भाडें ९ नदी वगैरेंतून पार जाण्याजोगा रस्ता. उतार अर्थ १ पहा. १० पाणउतारा याचा संक्षेप; अपमान; अप्रतिष्ठा, मानहानि. ११ अंगावरून काढून टाकलेली वस्त्रे; जीण वस्त्रे; अगर भ्रमनाकरितां अंगावरून काढून दिलेली वस्त्रे. १२ झाडावरील फळें उतरण्याकरितां दावयाची मजुरी; उतरणावळ. १३ हुंडी वगैरे कागदपत्रांची नकळ उतरून घ्यावयाची वही. १४ बडतफी. उतार पहा.

उताराबाग-कवि. (व.) उताराच्या अनुसंधानें. [उतार+बाजू ?]

**उतारी**—स्त्री. १ (गंजिफांचा खेळ) आपले सर्व हुकूम एक-दम खेळून घेणे; देणीघेणी संपल्यावर जर तिगस्त झाली नसेल किंवा तिगस्त होऊनहि खेळण्यास वाट नसेल तर उतारी करावी लागते. (क्रि० करणे). (पत्यांचा खेळ) पान टाकण्याची क्रिया; उतरणे; उतरावयाचे, उतरलेले पान. 'उतारी तुमच्यापासून होऊं या.' २ (ल.) उतरती कळा. ३ उतारू; प्रवासी; तात्पुरता मुकाम करणारा. ४ सपे, विंचू यांच्या विपावर उपाय करणारा; मांत्रिक. ५ होडीवाला; तरवाला; नावाडी. [उतार, उतरणे]

**उतारी**—वि. (गो.) प्रत्युत्तर करणारा. [सं. उत्तर]

**उतारू**—वि. उतारकरी; प्रवासी; तात्पुरता वस्ती करणारा. [उतरणे] • **पातारू**—पु. प्रवासी, वाटमरू. [उतारू द्वि.] • **होणे**—(माळवी) उद्युक्त होणे; तयार होणे.

**उताऱ्या**—वि. १ नदीवरून लोकांस उतरून नेणारा; नावाडी; होडीवाला. २ झाडावरून आंबे उतरणारा. [उतरणे]

**उतावळ**—स्त्री. १ घाई; गडबड; आतुरता; अति उत्कंठा; त्वरा; अधीरपणा. २ (विशेषतः) उतावळी नांवाची दृढव्या जोधळयाची एक जात. [प्रा. उतावल; का. ओत्तर=घाई; धातु ओतु; हिं. उतावल; तुल० सं. उताप किंवा उद्+त्वर]

**उतावळा, उताविळा, उतावीळ**—वेळ—वि. अधीर; बडबड्या; घाई करणारा; उत्सुक; उत्कंठित; विलंब न खपणारा. 'नगरा आला श्रीकृष्ण। नगरनागरिक जन। उतावळ कृष्णदर्शन। करावया धावित्रले।।'—एरूव ६.१६. 'प्रभात होता उतावेळ' कद्रु बोले विनतेसी।।'—मुआदि ५.१८. 'म्हणा मज उताविळा गुणांचि घेतला घाबरें।।'—केका ४५. 'मदन जाहला उतावीळ। जावयासी।।'—कथा १.४.१४०. **म्ह**० उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिग (उतावेळेपणानें कोणी अयोग्य वर्तन करतो तेव्हां उपहासानें म्हणतात). [उतावळ]

**उती**—स्त्री. उद्भव; उठाण. उत, उतणें पहा. 'ऐसा न धटे विषयाची उती।।'—भाए ७३३.

**उतीव**—वि. उकळणारे; उकळून वर येणारे. उतणे पहा.

**उतुतणे**—अकि. १ अंगावर पुरळ उठणे. उतणें पहा. २ (ल.) घाईत असणे; धांदलीत असणे.

**उतू**—पु. अंगरखा इत्यादि शिवावयाच्या कापडास जसजसे दोरे घातलेले असतात तसतशी घडी घालून मोड पाडण्याची क्रिया. उतविणे पहा. [हिं. उतू]

**उतें**—न. (कों) जमीन भाजल्याशिवाय तीत भाताचा रोह टाकून काढलेले पीक. जुसती नांगरट करून भाताचे केलेले रोप. 'आपण उतें परले काय?' **उत्याचें भात**—न. वरील जमिनीत काढलेले भात. [का. उतू=नांगरणे?]

**उतो**—अ. आणखी. —हार (नामवेवगाथा) २३६. [सं. उत]

**उतोटी**—स्त्री. भाताची रोपे उगवलेली उतार जमीन; ज्या जमिनीवर उतें करतात ती जमीन.

**उतोति**—ती—स्त्री. खारीक. उतती पहा. 'अशोक वृक्ष उतो-तिया'—ह १०.१५७. 'तेथें पोफळी असती सतरा। उतोतीया लागल्या अपारा। कवीट आणि चिंचा समप्रा। मिळोनि छत्तीस।'—स्वादि ९.५.४१. [का. उतुत्ते, उत्तोत्ते=खारीक]

**उतोव, उतव**—पु. (गो) चुडत्याचा वगैरे जाळ केल्या-मुळे भांड्यांतील पदार्थास धुरासारखा येणारा वास. [सं. उत्तप]

**उत्कट**—वि. १ अतिशयित; प्रचंड; जोरदार; अधिक; पुष्कळ; फार. 'आपृथ्वीउत्कटें।'—ज्ञा १४.१०१. २ चांगले; सुरेख; उत्कृष्ट. 'उत्कट भव्य तैचि घ्याचें। मळमळीत अवघेचि टाकाचें।'—दा १९.६.१५. [सं.]

**उत्कटासन**—न. योगासनाचा एक प्रकार. पायांच्या बोटां-वर भार सांभाळून दोन्ही टांचावर दोन्ही कुल्ले टेवून बसणे व दोन्ही हात जोडणे. —संयोग ३३४. [सं.]

**उत्कंठा**—स्त्री. उत्कट इच्छा; आशा; उत्सुकता; आवड; अतिशय आकांक्षा; आतुरता; अधीरता; हृषापणे; वखवखणे; धाधावणे. 'प्रंथु दावी उत्कंठा। भंगी नेदीं।।'—ज्ञा १४.१६. [सं.]

**उत्कंठित**—वि. उत्कंठा लागलेला; उत्सुक; आतुर; अधीर; धाधावलेला. [सं.]

**उत्कड**—(कों.) कुदळीचे पाते पुढे बसविलेले मुसळासारखे हत्यार. याचा उपयोग खांब पुरण्याकरितां जमिनीत खड्गा करण्याकरितां, खोदण्याकरितां किंवा उलटें पुरून नारळ सोलण्या करितां करतात. [सं. उत्+कट; प्रा. कड=काठी]

**उत्कथित**—(अप.) शिजविलेले; उकडलेले; कढविलेले. [सं. उत्कथित]

**उत्कथे**—पु. (शाप.) कवे आणि उज्ज यांच्या रासायनिक संयोगानें झालेले संयुक्त द्रव्य. (इं.) हायड्रोकार्बेन. तेल, तूप, लोणी, चरबी इ. स्निग्ध पदार्थे उत्कथे आहेत. **०नन्नाम्बळ**—न. कर्बनत्रवायु व उज्जवायु यांच्या मिश्रणानें तयार झालेले अम्बळ. (इं.) हायड्रोसायनिक अँसिड.

**उत्कर्ष**—पु. भरभराट; चलनी; चलचलाट; वाढ; भर; मोठेपणा; श्रीमंती; समृद्धि; संपन्नता. 'भरणीच्या उत्कर्षे। नाही मुक्तीचे ते पिसें।।'—नुगा ५४७. [सं. उत्+कृष+कर्ष]

**उत्कलिका**—स्त्री. उकळी; एकाएकी उत्पन्न होणारी तीव्र इच्छा. [सं.]

**उत्कळ**—स्त्री उत्कंडा; उतावीळ; अधीरपणा. उत्कलिका पहा. [सं. उत्+कळ]

**उत्कळित**—न. युद्ध; कलह. 'उदयलेसे जें उत्कळित।'—ज्ञा १८.१६२७. [सं. उत्+कळ]

**उत्कळि**—क्रि.वि. (गो.) परसाकळे. [का. उक्कळ=गांवाची कळ]

**उत्कीरक**—पु. ओरखडणाऱ्या पक्ष्यांचा एक वर्ग; या पक्ष्यांना अंगुलीस तीक्ष्ण नख्या असतात व त्यायोगे त्यांस ओरखडता येते. —प्राणिमो ६०. [सं. उत्+कृ]

**उत्कीलन**—न. १ गुंतागुंत सोडवणे; मोकळे करणे. २ (बंध नापासून) मोकळे करणे; सोडविणे, सोडणे. ३ फुलणे; उमलणे; पसरणे; उघडणे; विस्तृत करणे. [सं. उत्+कील]

**उत्कृण**—पु. (हि.) देकृण. [सं. मत्कृण]

**उत्कृष्ट**—वि. १ अत्यंत सुंदर; चांगले; फार उत्तम; नामी; २ अत्युत्कट. 'मनुष्याने उत्कृष्ट उडी मारिली तर पांच हात मारील, आणिक किती मारील!' [सं. उत्+कृष]

**उत्क्रम**—पु. १ उलटी व्यवस्था, क्रम, पद्धत; व्युत्क्रम. २ (ल.) अव्यवस्था; अनियमितता; पद्धतशीरपणाचा अभाव. [सं.]

**उत्क्रमण**—न. खालून वर जाणे; बाहेर निघणे, पडणे, उडणे; वर चढणे; निघून जाणे. उ० प्राणोत्क्रमण=मरण. 'कीं विवीं ऐक्यपण। तेंचि ज्ञानियाच्या चिदंशाचे उत्क्रमण।'—यथादी ३.७६०. [सं. उत्+क्रम]

**उत्क्रांत**—वि. उत्क्रमण केलेला; वर किंवा बाहेर चाललेला; निघून गेलेला; वर उडून चाललेला. [सं.] **०मत्ति**—वि. व्यापक बुद्धीचा; ज्ञानी. —स्त्री. व्यापक, अफाट बुद्धि. 'नाहीं पारु गुरुभक्ती। परी गा उत्क्रांतमती।'—ज्ञा १३.४५१. [सं. उत्+कम्+क्रान्त]

**उत्क्रांति**—स्त्री. १ ऊर्ध्वगति; मरण. २ (त्रुकीने सध्यां रुढ) विकास; उन्नति (इं) इव्होल्यूशन. [सं.] **०धेनु**—स्त्री. मरणसमयीं सुखाने मृत्यु यावा व पापक्षालन व्हावे म्हणून ब्राह्मणास अर्पण केलेली गाय. [सं.] **०वाद**—पु. विकासवाद; मूळ द्रव्यांतील शक्तीची क्रमाक्रमाने वाढ झालेली आहे व हा पूर्वापरक्रम किंवा सरणी सोडून मध्येंच उपटसुळासारखे काहीं निर्माण झाले नाही असे मत—गीर १६८. [सं. उत्+क्रम+क्रान्ति]

**उत्कथनांक**—पु. (शाप.) द्रवरूप पदार्थांचे वायूंत रूपांतर होण्याचे उष्णमान. (इं.) बॉयलिंग पॉइंट. [सं. उत्+कथन+अंक]

**उत्खती**—स्त्री. लगामाचा एक प्रकार. —अश्वप १८५.

**उत्खात**—वि. उखडलेला; नाष्ट केलेला; नायनाट केलेला; मूळासकट उपटलेला; खणलेला. [सं. उद्+खन्]

**उत्खाह**—पु. उत्सव; उत्साह पहा. 'श्रीरामनौमी उत्खाह आला।'—दावि १४.

**उत्सप**—वि. उघडा; प्रकाश असलेला; मोकळा; छायारहित; सर्वदां सूर्यकिरणांनी तापत असणारा. —न. उघडी व पूर्ण प्रकाश असणारी अशी जागा. [सं. उत्+त्प]

**उत्सप्त**—वि. अतिशय तापलेले. [सं.]

**उत्संभित**—वि. १ वर उचलेले; सरळ उभे केलेले. २ पुढे आलेले; उन्नत (स्त्रियांचे स्तन). ३ उभारलेले, वर केलेले (कान). [सं. उत्+संभित]

**उत्तम**—वि. १ अतिशय चांगले; उत्कृष्ट. २ प्रथम; मुख्य; वरिष्ठ. **०खर्ग**—न. (व.) हातघाई; निकर 'तेव्हांच उत्तमखर्गावर येतो.' [खर्ज?] **०गति**—स्त्री. १ मोक्ष; निर्वाणपदप्राप्ति. २ चांगले मरण (क्षेत्र, तीर्थ वगैरे ठिकाणी); शुभकार्की मरण येणे. ३ चांगली प्रगति (शास्त्र वर्गैरेमध्ये). **०द्रव्य**—न. १ (धर्मशास्त्र) उच्च वर्णांचे (चोरलेले) धन, संपत्ति. २ सुवासिक औषधी पदार्थ.

**०पुरुष**—पु. १ चांगला, श्रेष्ठ पुरुष; परमेश्वर; पुरुषोत्तम. (व्याकरण) प्रथम पुरुष. **०श्लोक**—वि. पुण्यकीर्ति; विख्यात; कीर्ति पसरलेली आहे असा; पुण्य श्लोक. **०साहस**—न. (धर्म शास्त्र) १ सर्वांत मोठा दंड; १००० किंवा १०८० पण. २ देहांतशिक्षा; सर्वांत मोठी शिक्षा, (डाग देणे, हद्दपारी, मालमत्तेची जपती, अवयवच्छेदन व मृत्यु या मुख्य शिक्षा होत). ३ देहांतशासनार्ह गुन्हा; सर्वांत मोठा गुन्हा. ४ अतिशय कष्टाचे कार्य; अत्यंत धाडसाचे काम.

**उत्तमर्णे**—पु. १ धनक्रो; सावकार. याच्या उलट अधमर्णे. २ पेढीवाला; हुंडीवाला. [सं. उत्तम+करण]

**उत्तमांग**—न. डोकें; मस्तक. 'इयें उत्तमांगे होतीं फुडीं।'—ज्ञा ११.४१८. [सं. उत्तम+अंग]

**उत्तमांसम**—वि. अतिशय उत्तम; उत्कृष्ट; फारच चांगला. [सं. उत्तम द्वि.]

**उत्तर**—न. १ प्रतिवचन; जबाब. 'तो किमपि न दे उत्तर उत्तरदिशेसि सोड्नी।'—मोविराट ३.५९. २ वाक्यरूप, पदरूप शब्द; भाषण. 'मी एक उत्तरही बोललों नाही आणि हा मला उगीच शिब्या देतो.'; 'उत्तरास प्रत्युत्तर करतो.'; 'उणे उत्तरांचे बोलतो.' ३ (बायकी) गाणे किंवा एखादा हलका प्रबंध यांतील एकेकवार घोकावयाजोगे लहान लहान विभाग असतात त्यांपैकी प्रत्येक. 'साठा उत्तराची काहाणी पाचा उत्तरी सुफळ संप्रण.' ४ (गणित) गणितश्रेढीत ज्या अंतराने संख्या एकापुढे एक चढत किंवा उतरत जातात ते अंतर; दोन पदांतील अंतर. ५ (कायदा) प्रतिवादीचा वादीस जबाब; समर्थन, साक्षी वगैरेचा जबाब. ह्याचे चार प्रकार आहेत—असंदिग्ध (स्पष्ट), अनाकुल (सुसंबद्ध), अव्याख्यागम्य (सुबोध-सुलभ), न्याय्य (योग्य); प्रतिवादीच्या उत्तराचे चार प्रकार आहेत—सत्योत्तर (कबुली जबाब), मिथ्योत्तर (नाकबुली), कारणोत्तर (कबूल करून त्यास कारण दाखविणे), प्राड्यायोत्तर

(पूर्वीच वादीविरुद्ध न्याय झाला आहे असा जबाब). ६ उलट जबाब; हाजीर जबाब. —स्त्री. ७ दक्षिणेच्या समोरची दिशा. 'पूर्वकडे तोंड करून उभे राहिले असतां डाव्या हाताकडची उत्तर दिशा.' —न. ८ उदाहरणाचे इष्ट फल. —पु. ९ एक अलंकार, जेव्हां वक्ता प्रश्नोत्तरासह आपल्या मनांतील भाव, वृत्ति व्यक्त करतो तेव्हां हा अलंकार होतो. यांत विचारलेले प्रश्न किंवा उत्तर अनुमानितां येतात. उ० 'हस्तिदंत व्याघ्रचर्म कैसे येथ मिळे तुला। सुनेचे जोवरी रम्य विलास दिसती मुला' ॥ यावरून प्रश्न तर्कितं येतो. व 'काय कठिन ? देव-गती, सुख काय ? प्रेमळा अशी पत्नी ॥' यांत प्रश्न आणि उत्तर हीं दोन्ही आहेत. —न. १० अग्रहार इनाम जमीन; मालकीची जमीन. समासांत उत्तरपदीं जसे—देवोत्तर; ब्रह्मोत्तर. 'ब्रम्होत्तरते ब्राह्मणीं दिन्हले.' —शके ११२८ चा पाटणशिलालेख. —पु. ११ उंबरठा. 'काताऱ्ये कांतीला। उत्तर जडीला।' —स्त्रीगीतमाला २०. —वि. १ पक्षां अधिक, जास्त. याअर्थी—एकोत्तर, एकोत्रा, त्रिहोत्रा, चोहोत्रा, पंचहोत्रा, पंचोत्तरशत, कोशोत्तर योजन, अंगुलोत्तरहस्त. २ पुढील; नंतरचा; दुसरा; पूर्वच्या उलट; दूरचा. याअर्थी—उत्तरार्ध, उत्तरश्लोक, उत्तररात्र. ३ श्रेष्ठ; वरवट; अधिक चांगला, याअर्थी—राजोत्तरप्रधान; नरोत्तरनारी; गुरुत्तरशिष्य; स्वाम्युत्तर सेवक; शास्त्रोत्तर वेद, ज्ञानोत्तर भक्ति. ४ नंतरचा; याअर्थी—उत्तर काळ; उत्तर-व्याथा-यातना—व्यय—आशुष्य—वय. —शब. नंतर; मागाहून. उ० इतउत्तर; तदुत्तर. 'ज्येष्ठोत्तर लम्बे होत नाहीं.' [सं. उत्तर.]

• **अक्षांश**—पु. जी स्थळें विपुवृत्ताच्या उत्तरेस असतात त्यांचे अक्षांश

• **कथा-भाग**—स्त्रीपु. एखाद्या गोष्टीचा, व्याख्यानाचा शब्दचा भाग; उपसंहार. • **कंदेब**—न. (ज्यो.) कालितृतांचे उत्तरेकडील केंद्र. • **कर्म-कार्य-क्रिया**—नस्त्री. औष्वेदेहिक; प्रेतसंस्कार. 'माझे उत्तरकार्ये मी आपल्या हातून आटोपणार.' —विवि १४. १०. २१९. • **काल**—पु. १ भविष्यकाळ. २ मृत्युकाळ; अखेरेचे दिवस; वृद्धावस्था. ३ नंतरचा, मागाहूनचा. पुढील काळ. • **कुरु**—पु. १ पृथ्वीच्या नवखंडांपैकी एक खंड; उत्तरेकडील, उत्तरप्रायजवळचा प्रदेश. २ उत्तरपुववृत्त.

• **कोन**—पु. उत्तरेकडील कोपरा, दिशा. • **खंड**—न. १ आर्यावर्त; उत्तर देश पहा. २ पुढील; उत्तर भाग (ग्रंथ, प्रदेश, बाह्य वर्गंचा).

• **गति**—स्त्री. १ स्रष्टा; मुक्ता. २ मोक्ष • **गोल**—पु कालितृत्ताच्या उत्तरेकडील भाग; यांत मेघापासून कन्येपर्यंतच्या राशींचा अंतर्भाव होतो.

• **गोलार्ध**—पु. भूमध्यवृत्तांचे पृथ्वीचे दोन भाग पडतात त्यांपैकी उत्तरेकडील भाग. • **ज्या**—स्त्री. (गणित.) त्रिज्येतून भुजज्या यजा केली असतां येणारे अंतर; धनु व ज्या यांची मध्यरेषा. (ई.) व्हर्मुड साईन. • **दशा**—स्त्री. १ पुढे येणारी स्थिति; नंतरची स्थिति. २ उतार वय; वार्धक्य. • **दिवस**—पु. १ पुढील दिवस; नंतरचा दिवस. २ उर्याचा दिवस; भविष्यकाळ. 'पूर्व दिवस रोजा, उत्तर दिवस कसा येईल तसा येवो.' • **देश**—पु. आर्यावर्त; उत्तरेस हिमालया-

पर्यंत व दक्षिणेस विन्ध्य पर्वतापर्यंत आणि पूर्व—पश्चिम दिशांस समुद्रांनी मर्यादित असलेला प्रदेश. • **ध्रुव**—पु. १ उत्तर ध्रुवाचा तारा. २ पृथ्वीचा सर्वांत उत्तरेकडील बिंदू. • **ध्रुववृत्त**—न. उत्तरध्रुवबिंदूपासून २३॥ अंशावरून जें अक्षवृत्त जातें तें. • **पंथ**—पु. १ संसारापासून विरक्त होऊन परलोकासाधनार्थ तीर्थयात्रा, अरण्यवास, तप. श्रध्या इत्यादि करावें म्हणून अवलंबन करावयाचा मार्ग. 'श्रीपाद-श्रीवल्लभ नाम ऐसें। झाले त्रिमूर्ति कैसे। पितयातें म्हणतसे। जाऊं उत्तरपंथांमि ॥' —गुच ५. ५६. २ हिमालयांत बद्रिकाश्रमाजवळ एक स्थान आहे तें. हा मार्ग स्वर्गाकडे जातो व मानवास तो दुर्लभ आहे अशी समजूत आहे. यावरून • **पंथास लागणें**—मरणांन्मुख होणें. • **पंथी सरदार**—शिंदे होळकर. कारण पेशवाईत हे उत्तरेकडे असत. —ख ३२४१. • **पद्**—न. (व्या.) समासांतील दुसरे शब्दचें पद. • **पराई, पन्हाई**—स्त्री. उतार वय; वृद्धावस्था. • **पक्ष**—पु. (कायदा) प्रतिवादी; त्याची बाजू. २ (भांडणटयांत) विरुद्ध बाजू व तिचे जबाब—समर्थन, आरोपांचें निरसन, खंडन; पूर्वपक्ष याच्या उलट. ३ (न्याय-तर्क.) उपप्रमेय; गौणप्रमेय; उपनय (प्रतिष्ठा, हेतु, उदाहरण, उपनय व निगमन या न्यायशास्त्राच्या पांच अंगांपैकी चौथे) ४ महिन्यांतील दुसरा पंधरवडा; ऋणपक्ष; वयपक्ष. ५ (सामा.) प्रत्युत्तर; पूर्वपक्षखंडन; शंकांचे समाधान. • **पालवी**—स्त्री. (कों.) ज्या ठिकाणाहून उत्तरेकडील भाग दूरवर दिसत आहे व दक्षिणेकडील बाजू टेकडी झाडें बगैरेनीं संरक्षित आहे अशी जागा; उत्तराभिमुख अशी; दक्षिण पालवीच्या उलट. • **पूजा**—स्त्री. १ पूजेचा शब्दचा भाग. २ एखाद्या तात्पुरत्या स्थापन केलेल्या देव तेचें विसर्जन करतेवेळीं करावयाची पूजा; विसर्जनविधि. • **प्रत्युत्तर**—न. उत्तरावर पुन्हा उत्तर, जबाब, याप्रमाणें चाललेला वाद; वाद—प्रतिवाद. • **भाग**—पु. पुढील, दुसरा भाग. • **भोजन**—न. रात्रीचे जेवण. 'उत्तर भोजन अगत्य करावें.' —सप्त १५. २.

• **मात्रां-त्री**—क्रि. प्रत्येक शब्दागणिक; प्रतिक्षणी; प्रतिव्यवहारी. 'तुला उत्तरमात्रां शिकविले पाहिजे.' —शाको. • **मीमांसा**—स्त्री. वादरायणाची ब्रह्मसूत्रे; षड्दर्शनांतील एक दर्शन; वेदांत. • **राग, रागिणी**—पु. स्त्री. उत्तररात्री (रात्र संपावयाच्या वेळीं) गावयाचे मालमौंस, वसंत, सोहनी इत्यादि राग, रागिणी. • **रात्र**—स्त्री. मध्यरात्रीनंतरचा काल, विभाग; पहाटेचा कालभाग; मध्यरात्र व सूर्योदय यांमधील वेळ. • **लोक**—पु. वरचा लोक; देव, ऋषि व साधू यांचे निवासस्थान. • **वय**—न. वृद्धावस्था; म्हातारपण; उत्तरपराई. • **वयस्क**—वि. वृद्ध; म्हातारा; वयातीत. • **वादी**—पु. (कायदा) प्रतिवादी. • **वेठ**—स्त्री. उतारपेठ पहा. 'कीं धर्माची उत्तरवेठ। कीं सिद्धीची ओळगवट' —ऋ ११. 'तें वसंताचे मूळ पीठ। कीं परिमळाची उत्तरवेठ।' —शिबु ६१६. • **वेदी**—स्त्री. यज्ञामध्ये ज्या वेदीवर मुख्य सोमादि द्रव्यांचे हवन होतें ती वेदी.

०**व्यवस्था**—स्त्री. १ भविष्यकाळची तजवीज; पुढील तरतूद. २ मृत्युपत्र. ३ उत्तरक्रिया; औषधदेहिक किंवा त्यासंबंधी तजवीज.  
०**संगीतपद्धति**—स्त्री. हिदुस्थानी संगीतपद्धति. ०**साक्षी**—पु. प्रतिवादीपक्षातर्फे आलेला साक्षीदार. ०**हीन**—वि. निरुत्तर; उत्तर देतां येत नाही असा.

**उत्तरण**—न. १ उतरणे; वरून खाली येणे. २ नदीच्या पलीकडे जाणे; नदी वलांडणे; पैलतीरी जाणे. [ सं. ]

**उत्तरणे**—अक्रि. उत्तर देणे. 'चंद्रिका खालच्या मानेने उत्तरली.'—निचं ९ [ उत्तर ]

**उत्तरत्र**—क्रि.वि. १ नंतर; मागाहून; पुढे. २ पलीकडे. ३ भविष्यकाळांत. [ सं. ]

**उत्तरा**—स्त्री. १ बारावे नक्षत्र; उत्तराफाल्गुनी. २ उत्तर दिशा.

**उत्तरांग**—पु. १ शेवटचा भाग, अंग; उपसंहार; कोणत्याहि कामाच्या प्रधानभागांनंतरचा भाग. 'पूर्वी पुरवते, उत्तरांग पुरवत नाही.' २ (संगीत) रागाच्या प, ध, नी, सा, ह्या चार स्वरांचा समुदाय. [ सं. उत्तर+अंग ] ०**वादी राग**—पु. (संगीत) ज्या रागाचा वादी स्वर त्याच्या उत्तरांगामध्ये असतो असा राग. ह्या वर्गात येणाऱ्या रागाचा गानसमय रात्री बारा वाजल्यापासून दिवसाचे बारावाजेपर्यंत असतो.

**उत्तराण**—उतरण, उतराण पहा.

**उत्तराणी**—पु. आधाडा. [ का. उत्तरणी ]

**उत्तराधिकारी**—पु. वारस; मृत्युच्या मृत्यूनंतर त्याच्या जिदगीचे स्वामित्व ज्याच्याकडे जाते तो. [ सं. ]

**उत्तराफ (फा) ल्गुनी**—स्त्री. बारावे नक्षत्र; उत्तरा. [ सं. ]

**उत्तराभाद्रपदा**—स्त्री. सव्वीसावे नक्षत्र. [ सं. ]

**उत्तराभास**—पु. (कायदा) अप्रस्तुत; असंबद्ध; टाळाटाळीने दिलेले उत्तर; खोटा जाव. [ सं. उत्तर+आभास ]

**उत्तराभिमुख**—वि. ज्याचे तोंड उत्तरेकडे आहे असा. 'बाहेरी पद्यासन रचुनी । उत्तराभिमुख बैसोनि ॥'—ज्ञा ८.९२. [ सं. ]

**उत्तरायण**—न. (ज्यो) सूर्य किंवा इतर ग्रहनक्षत्रे यांचे उत्तरेकडे जाणे; दुसरे अयन; हा अयनकाल; मकरवृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत सूर्याच्याक्रांतीस जो सहा महिन्यांचा काळ ( डिसेंबर २२ ते जून २२ किंवा माघ ते आषाढ ) लागतो तो. 'आणि सामासांमाजीं मासु । उत्तरायण ॥'—ज्ञा ८.२२०. [ सं. उत्तर+अयन ] ०**पात**, **बिंदु**—पु. क्रांतिवृत्तापासून फिरणारा सूर्य ज्या संपातांतून विषुवाचे उत्तरेस जातो तो पात किंवा बिंदु; वसंतारंभपात; याच्या उलट दक्षिणायनपात किंवा शारदारंभपात. ०**मार्ग**—पु. १ सूर्य मकरवृत्तापासून कर्कवृत्ताकडे जातो तो क्रांतिवृत्तांतील मार्ग. २ ब्रह्मलोकाचा मार्ग. अर्चिरादि मार्ग पहा.

**उत्तरारणी**—स्त्री. अभिमंथन करण्याची वरची अरणी. खालचीस अथारणी म्हणतात. [ सं. उत्तर+अरणी ]

**उत्तरार्ध**—पु. दोन अर्धांपैकी दुसरा अर्ध; ग्रंथादिकांचे जे दोन भाग त्यांतील दुसरा भाग. [ सं. उत्तर+अर्ध ]

**उत्तरावस्था**—स्त्री. अखेरची अवस्था; बार्धक्य; व्हास; नाश. 'क्षीणपणाचा सुगुहृत । काळ आरंभ करी जेथ । ते हे उत्तरावस्था येथ ।'—एभा २२.५२४. [ सं. उत्तर+अवस्था ]

**उत्तराषाढा**—स्त्री. एकविसावे नक्षत्र. [ सं. ]

**उत्तरी**—स्त्री. १ उत्तरक्रिया करतेसमयी गळ्यांत जानव्यासारखे एक फडके बांधतात ते. २ अंगवस्त्र; उपरणे; ओढणी; उत्तरीय. 'तिनें फाडून । आभरणे टाकिलीं बांधोनि.' ३ स्नानसंध्यादि कर्मेसमयी उत्तरीयवस्त्र रामनामांकित पद्यासारखे कोणी गळ्यांत घालतात ती. [ सं. उत्तरीय ]

**उत्तरीय**—न. १ उपरणे; ओढणी; शेला; उपवस्त्र; अंगवस्त्र. 'बहु विस्मित नृप मुनि सुर म्हणती उडवूनि उत्तरीयांते ॥'—मोभीष्म १२.१४. 'स्व उत्तरीयावर त्या समाजीं । बांधोनिया चाप त्यास माजी ॥' २ उत्तरी पहा. [ सं. ]

**उत्तरेकडील ढांग**—( एति. ) तोतया (सदाशिवराव भाऊसाहेब)चे सांकेतिक नांव. —खरे १०२६.

**उत्तरोत्तर**—क्रि.वि. १ हळू हळू; दिवसानुदिवस; क्रमाक्रमाने; पुढे पुढे. 'उत्तरोत्तर धिया कमी होत चालली.' २ अधिकाधिक. 'ऐसा हा उत्तरोत्तर । ज्ञानवीजाचा विस्तार ॥'—ज्ञा ४.१९२. [ सं. उत्तर+उत्तर ]

**उत्तंस**—वि. भूषण; अलंकार; तुरा. सामाशब्द—कुलोत्तंस = कुलाल भूषण; राजोत्तंस=राजेश्रेष्ठ. [ सं. उत्+तंस=शोभविर्ण ]

**उत्तान**—वि. १ उताणा; तोंड वर केलेला. २ उथळ. ३ सरळ; उतानपाद याचा प्रतिशब्द; धुवाचा बाप. 'आणि उतानरणाच्या बाळा ॥'—ज्ञा ११.१०२. ०**कुर्मासन**—न. कुक्कुटासन घालून दोन्ही हाताची मिठी मानेत घातली असतां होणारे आसन. —संयोग ३४४. ०**मंझकासन**—न. वेडकाप्रमाणे केलेले आसन. —संयोग ३३८. ०**वंचित (संयुतहस्त)**—न. (नृत्य) कोंपरे व खांदे थोडे वांकडे करून होन्ही हात त्रिपताक करणे, मग त्यांचे तळहात तिरकस दिसतील अशा रीतीने तें ठेवणे.

**उत्तानार्थ**—पु. १ सरळ, सहज समजणारा अर्थ; सोपा अर्थ. —वि. २ गूढ नसलेला; उवड; स्पष्ट. (अर्थ इ०). [ सं. उत्तान+अर्थ ]  
**उत्ताप**—न. उजेडाची व उघडी जागा. —वि. उघडी; उजेडाची; छायारहित; मोकळी; उन्हाची ( जागा ). [ सं. उत्+ताप ]  
**उत्तीर्ण**—वि. १ उतरून पार गेलेला (नदी, वाट, संकट इ०); कार्यांतून पार पडलेला. 'जे शतमखोत्तीर्ण करा । आरुढोनि असे ॥'—ज्ञा १०.२४०. २ पास झालेला ( प्ररीक्षित ); जय मिळालेला; विजयी. 'उत्तीर्ण होण्यास अवश्यक गुणसंख्या ... एकंदरीत शेकडा ६०'—कलावंत खाते ४८. ३ उतराई; ऋणमुक्त.

‘देवुनि मज उत्तीणें । जालीं आजी ।’—ज्ञा १६.३३. ‘परम सात्त्विक ब्राह्मण। रुक्मिणी धरी त्याचे चरण। म्हणे जरी कृष्ण येशील घेऊन। तरी मी उत्तीणें नव्हे तूतें ॥’—ह २३.८५. ‘त्वां केलें उपकारांसी। उत्तीणें नव्हे वंशोवशीं ॥’—गुच ३०.६. [सं.]  
**०ह्रांणें**—१ विजयी होणें; पास होणें. २ मरणें. ‘तेथ उत्तीणें होईल प्राणें ॥’—ज्ञा १.२०२. ३ उतराई होणें. ‘उपासनेचें उत्तीणें व्हावें।’—दा १५.१०.३३. **०ता-त्त्व**—स्त्री.न. ऋणमुक्त होणें; कर्जांची फेड. ‘मी आपुल्याचि उत्तीणेंत्वालागीं।’—ज्ञा ८.१३१. ‘आलीं मुखावाटे अमृतबचनें। उत्तीर्णता येणें नव्हे जन्में ॥’—तुगा २१८७. [सं.]

**उत्तुंग**—वि. फार उंच. [सं.]

**उत्तू**—उतु पहा.

**उत्तेजक**—वि. चेतना, उत्तेजन देणारें; हुरूप आणणारें; प्रोत्साहक; चेव, धोम, कोप आणणारें; हुबारी, तर्तरी देणारें (भाषण, पंय, प्रसंग इ०). [सं. उत्+तिज्=तीक्ष्ण करणें] **०पदार्थे**—उ. तर-तरी, हुडारी आणणारें पदार्थे; द्रव्य. (चहा, कॉफी, दारू इ०).

**उत्तेजन**—न. १ उत्थान; जागृति; चेतना; प्रोत्साहन; उद्दीपन; स्फूर्ति; आवेश, चेव, धोम येणें. २ प्रलोभन; आकर्षण; उत्थानसाधन. [सं.]

**उत्तेजित**—वि. १ उत्तेजन दिलेला; आवेश, चेतना आणलेला; हुरूप, स्फूर्ति मिळालेला. २ प्रवर्तित; प्रवर्धित; गति वाढविणारा. [सं.]

**उत्था**—स्त्री. उत्पत्ति; जन्म; उठावणी; समासंत उपयोग. उ०—मायोत्थसंसार (मायोपासून ज्याची उत्था झाली आहे तो); ज्वरोत्थ; अज्ञानोत्थ. [सं. उत्+स्था: उत्थ=उत्पन्न]

**उत्थान**—न. १ उभें राहणें; उठणें. २ उदय. पुनरुत्थान=पुन्हा उठणें. [सं.]

**उत्थापक**—वि. १ उभा करणारा; संस्थापन करणारा; प्रवृत्त करणारा; संस्थापक; उत्पादक. २ उठविणारा. उत्थापन पहा. [सं. उत्+स्था, उत्था, उत्थापक]

**उत्थापणें**—उक्ति. स्थानभ्रष्ट करणें; उठवून लावणें. या व इतर अर्थी उत्थापन पहा. ‘असुर सुरांते उत्थापिती। ते गा-ह्राणें हरिशीं देती। इंद्र चंद्र प्रजापती। तेही चरफडती हरिपदा ॥’—एश्व १.७९. [सं. उत्थापय]

**उत्थापन**—न. १ उठविणें; उभें करणें. २ (ल.) मोठेपणास आणणें. ३ देव, मूर्ति इ० चे विसर्जन करणें; देवकोत्थापन. ४ उत्तेजन; उठावणी. ५ खडी ताजीम; स्वागतार्थ उभें राहणें; सामोरें जाणें. (क्रि० देणें; घेणें). ६ उठविणें; अभ्युत्थान; स्थानभ्रष्ट करणें; काढून टाकणें (राज्य, नोकरी इ० कां वरून). उत्थापणें पहा. ७ (गणित) एका पदाऐवजीं दुसरें पद, अंकाबद्दल अक्षर घालणें; बदली ठेवणें, आणणें. [सं.]

शको. १. ४७

**उत्थापित**—वि. १ उभा राहिलेला; उभारलेला; उठविलेला; स्थापलेला; कायम केलेला. २ काढून टाकलेला; दूर केलेला. [सं.]

**उत्थित**—वि. उठलेला; उभा राहिलेला; वर आलेला. [सं.]  
**०पद्मासन**—न. पद्मासन घालून नंतर दोन्ही हात व हाताचीं बोटे साफ उघडून जमिनीवर टेंकून, हाताच्या बोटांवर व तळ-हातावर सर्व भार देऊन आसन उचलून धरण्याची क्रिया.—संयोग ३१८.

**उत्थिति**—स्त्री. १ उत्थान; उभें राहणें; वर येणें. २ उभें राहण्याची, वर येण्याची स्थिति; उत्थितपणा. [सं.]

**उत्थितोर्ध्वपद्मासन**—न. शीर्षासन करून उभ्या पायांचीं हृद्य हृद्य एकेक मांडी घालून तशाच स्थितीत पद्मासन करणें; यानें मान, डोकें, कोपर यांवर ताण बसतो व डोक्याचे पांढरे झालेले केंस काळे होतात. संयोग ३४०. [सं. उत्थित+०र्ध्व+पद्मासन]

**उत्पत्ति**—१ स्त्री. जन्म; संभव; उद्भव. २ प्रादुर्भाव; उत्थान; उदय. सामाशब्द—बीजोत्पत्ति; रोगोत्पत्ति. म्हू० एकाचि उत्पत्ति तीच दुमऱ्याची आपत्ति; उत्पत्ति, स्थिति व संहार (लय) या तीन अवस्था प्रत्येक प्राण्याला असतात. ब्रह्मा, विष्णु व महेश (शिव) या अनुक्रमे वरील तीन अवस्थांच्या अधिष्ठात्री देवता आहेत. [सं. उत्+पद्]

**उत्पन्न**—वि. जन्मलेले; उत्पत्ति पावलेले; उद्भूत; तयार झालेले. —न. १ फळ; मिळकत; प्राप्ति (शेतकी, नोकरी, धंदा, व्यवसाय यापासून). २ नफा; खर्च वजा जाऊन शिल्लक; लाभ. ३ मूळ ठिकाण; मूळ कारण. [सं. उत्+पद्-पन्न] **उत्पन्नास येणें**—प्राप्ति होण्याच्या अवस्थेस पोचणें; नफा, फायदा मिळू लागणें. फलदायक होणें. **०भक्षी**—वि. हातातोडाशीं गांठ असलेला; रोजच्या-रोज मिळवून खाणारा; आलेले उत्पन्न लागलीच खाणारा; कांहीं शिल्लक न टाकणारा किंवा टाकण्यास असमर्थ. म्हू० उत्पन्न-भक्षी मऱ्यान्ह दरिद्री. **०भोक्ता**—वि. १ वडिलोपार्जित संपत्ती-वर निर्वाह करणारा. २ हातातोडाशीं गांठ असलेला; उत्पन्नभक्षी.

**०चिनष्ट, विनाशी**—वि. १ उत्पन्न झाल्याबरोबर नष्ट होणारा; लागलीच नाश, मृत्यु पावणारा. २ क्षणभंगुर; अल्पायुषी. ३ निर्जीव; निःसत्त्व.

**उत्पन्नार्ण**—अक्ति. उत्पन्न होणें; उदय पावणें. ‘उत्पन्नली नदी जेथे अमृतोदकें प्रवाह ।’ [उत्पन्न]

**उत्परका**—स्त्री. (गो.) उत्कट इच्छा.

**उत्पल**—न. १ कमळ; राजीव; पंकज. ‘पूजीजसी नीलो-त्पली। जीवभृंगाच्या ।’—ज्ञा १७.६. शरदुत्पलपक्षाक्षी शरदुत्पल-पुण्यगंधसमगंधा’—मोसभा ४.७३. २ एक उपरत्न. हें नील वर्णाचें असून सुंदर, स्वच्छ, पारदर्शक आणि कठिण असतें. [सं. उत्+पल (पत्)].

**उत्पादणें**—सक्रि. नाहींमि करणें, नाश करणें; उपदून टाकणें. 'जे युवदें आड उत्पादी। गेमें कायि असे।'—ज्ञा १५.२१० [ सं. उत्त+पद=उत्प.ण ]

**उत्पादन**—न. उरुचाटण; उपदणें; खणून काढणें; निर्मूलन करणें. वामाशाब्द-वृक्षोत्पादन; केशोत्पादन; वामोत्पादन. [ सं. ]

**उत्पादित**—वि. उपदंलले.

**उत्पात**—न. १ भयसूचक चिन्ह, सृण; अपसाङ्गन; भावी अरि-प्राचे सूचक चिन्ह. 'पाहुनि उत्पाताते बहु तज्ज मरुपकाय होतात।'—मोभीम १.६. 'आले उत्पात बहुत तेव्हां चळचळ वसुंधरा हाले।'—मोभीम १०.३८. उत्पातांचे कांहीं प्रकार—भूकंप, उल्कापात, तडिपतन, अगनिचयवन, वृक्षोन्मूलन वगैरे. २ अनर्थ; संकट. ३ खोजा. दंगे; पीडा; त्राग (राजा, चोर, बंड इ० चा); उचल—पया ३२ [ सं. उत्त+पत=पडणें ] • **प्रलय**—पु. प्रलयकालचा, जगाच्या अखेरीचा अनर्थ; अर्थक, सर्वव्यापी संकट [ सं. ]

**उत्पाती**—वि. १ भाल्य; खोडकर; द्राड (मल). २ साहसी; मोठा उद्योगी. हिन्दुदार; उलाढाली करणारा (चांगल्या व वाईट अर्थी) [ उत्पात ]

**उत्पादक**—पु. १ पिता; निर्माणकर्ता; उत्पन्न करणारा. २ संस्थापक; कांठी कार्ये, गोष्ट मूळ, काढणारा, आरंभ करणारा. 'ही गोष्ट चालकांनी व उत्पादकांनी विसरतां कामा नये.'—वि. फलदायक. [ सं. उत्त+पद=उत्पन्न करणें ]

**उत्पादणें**—सक्रि. १ घडवणें; जन्मास आणणें; उत्पन्न करणें; तयार करणें; बनविणें. २ प्रकट करणें. 'शिकल्या शब्दांचे उत्पादितो ज्ञान। यंपणीचें धन उपरवायां।'—तुगा १५.१९. [ सं. उत्पादन ]

**उत्पादन**—न. १ उत्पत्ति. उत्पन्न करण्याचा व्यापार, क्रिया. २ (अर्थशास्त्र) उत्पन्न केलेला माल (कारखाने, व्यापार, शेतकी यांपासून) [ सं. ]

**उत्पादित**—वि. उत्पन्न केलेला; उत्पादिलेला; जन्मास आणलेला. [ सं. ]

**उत्पाद्य**—वि. उत्पन्न करण्यास योग्य; उत्पन्न करावयाचे तें. [ सं. ]

**उत्प्राणिद्**—न. (शाप.) उज्ज व प्राण यांचा संयोग. (इं.) हागड्डोक्साइड.

**उत्प्रेक्षण**—न. दृशांत, उदाहरण देणें; दाखला देणें. [ सं. उत् + प्र+ईक्ष=पाहणें ]

**उत्प्रेक्षणें**—सक्रि. (कांहीं एक गोष्ट) उत्प्रेक्षाविषय करणें; प्रेक्षाया गोंग्रीचा दाखला, उदाहरण देणें. [ उत्प्रेक्षा ]

**उत्प्रेक्षा**—स्त्री. १ (साहित्य) एक अर्थालंकार. उपमेयावर जगें हें उपमानच आहे अशी संभावना ज्यांत केली असते तो अलंकार.

स्वरूप (उत्प्रेक्षित वस्तु पदार्थ असेल तर), हेतु (क्रियेचें कारण असेल तर), व फळ (क्रियेचें फळ असेल तर). असे उत्प्रेक्षेचे तीन प्रकार आहेत उ० 'मुलांचीं अक्षरें जणूं काय मुक्ताफळेच.' 'असें बोलेनी नळें रंजवीला। अंजुळीमाजी हंस बैसवीला। गमे चंपक-कुसुमोघ हार झेला। पाठवाया युवतीस सिद्ध केला।'—नल ८१. २ उपमा; दृशांत, तुलना, दाखला देणें; कोटी करणें. 'त्या हरदासानें एका अंभेगावर किती हो उत्प्रेक्षा घेतल्या? फार चांगला वक्ता तो!' ३ कल्पना; तर्क; युक्ति. 'आइकृतयां उत्प्रेक्षे सद्ध चडे॥'—ज्ञा १०.२६८. [ सं. उत्त+प्र+ईक्ष=पाहणें ]

**उत्प्रेक्षित**—वि. उत्प्रेक्षा दिलेले; तुलना केलेले; दाखला देऊन स्पष्ट केलेले. [ सं. ]

**उत्प्लवन**—न. उड्डाण; उडी. 'देखें उत्प्लवनासारिसा। पक्षी फळामि शोंच जेगा॥'—ज्ञा ३.११. [ सं. उत्त+प्लव=उडणें ]

**उत्फालन**—न. उड्या मारण्याची क्रिया. 'मारी मूषक थोर कोण कुहरी राहोन ते मांजरी। उत्फालन करी करून मजला पीडा शरीरी करी॥'—विश्रल्लूत रसमंजरी २. [ सं. उत्त+फल ]

**उत्फुल्ल**—ल्लित—वि. उलगडलेले; विस्तारलेले; उघडलेले; विकासलेले; उमललेले (पुष्प, नेत्र) [ सं. उत्त+फुल्ल ]

**उत्फुल्लिका**—स्त्री. मुलींचा एक प्रकारचा खेळ; बसफुगडी. 'पादोपविशानां मुहुः पतनोत्पत्तरूपा क्रीडा उत्फुल्लिका इति उच्यते॥'—हाल-याथासप्तशती (मसाप २.२४२). [ सं. ]

**उत्रापावलाक**—क्रि.वि. (गो.) शब्दगणिक व प्रत्येक पावला-बरोबर; हरघडी. [ सं. उत्तर+पाद; प्रा. प्राउळ; म. पाउल ]

**उत्संकळ**—खळ-गळ—वि. (प्र.) उच्छृंखल. उतावळा; अमर्याद; अप्रतिबद्ध; स्वरवर्तनी (पोर, सासुरवाशीण इ.) 'तंव कृष्ण म्हणती गेसें। हें उत्संकळ बोलणें कायसें॥'—ज्ञा ६.१६२. [ सं. उत्+शृंखला ]

**उत्संग**—पु. १ मांडी. 'संतोषा उत्संगी। दिघले वर।'—ज्ञा १२.१५०. २ सान्निध्य. 'जयांचियें दिटीचिया उत्संगी।'—ज्ञा ९.४७६. [ सं. ]

**उत्संग(संयुत हस्त)**—पु (तृत्य) अराल हात उताणे करून बाहू वाकविण व उजवा अराल हात डावीकडे व डावा हात उजवीकडे ठेवणें.

**उत्सन्न**—वि. मृत; नष्ट. 'कुलघातकांच्या या वर्णसंस्कारक दोषांनी पुरातन ज्ञातिधर्म व कुलधर्म उत्सन्न होतात.'—गीर ६१०. [ सं. उत्त+सद् ]

**उत्सर्ग**—पु. १ बाहेर टाकणें; टाकून देणें; त्याग; दान; अर्पण. साम्राशब्द-मलोत्सर्ग; सूत्रोत्सर्ग; वृष्टोत्सर्ग वगैरे. 'संक्रमण उत्सर्ग। विष्णूत्राचा।'—ज्ञा १२.११९. २ नियम; विधि; रीत. उ० उत्सर्ग-शास्त्र; 'मनुष्यानें सत्य बोलौं या उत्सर्गाचा कोणेकाचा प्राणरक्षणार्थ

असत्यहि बोलवें या विशेष वचनानें बाध होतो. ' ३ धर्म करणें विहीर, धर्मशाळा इ० देवास अर्पण करणें. [ सं. उत+सृज् =टाकणें ]

**उत्सर्गतः**—क्रि. १ सामान्यतः; साधारण मानानें. ' उत्सर्गतः पाहिलें असतां अहिंसारूप धर्म निर्दुष्ट आहे. ' २ नियमानुसार [ सं. ]

**उत्सर्जन**—न. १ टाकणें; त्याग करणें; सोडून देणें. उत्सर्ग अर्थ १ पहा. २ वेदाध्ययन थांबविण्याच्या वेळीं करावयाचें कर्म; यज्ञोपवीत धारण करणारांचें एक प्रातिवार्षिक कर्म; श्रावणीतील एक कर्म. [ सं. ]

**उत्सर्जित**—वि. उत्सर्जन केलेला; त्याग केल्या, टाकून दिलेला. [ सं. ]

**उत्सव, उत्साव**—पु. १ आनंद; आह्लाद. उत्साह पहा. ' या ब्राह्मणसि आम्हां सुहृदांसि परीं बर्मानि उत्सव दे । '—मोक्षाति ४.६६. २ आनंदाचा दिवस; समारंभ; सण. उत्साह अर्थ ३ पहा. ' आणिखी होतेसे रिणदार तंटा । उत्साव भारी कारणें । '—दावि ४१४. ३ नाचंग; खेळ; विलास. [ सं. उत + मु ]

**०मूर्ति**—स्त्री. १ मिरवणुकीत न्यावयाची देवाची प्रतिमा; भोगमूर्ति. २ केवळ शोभेचा, दिवाळू माणूस, वस्तू. ३—वि. ( थडें ) नेहमी नदन थडून असणारा; उत्सवाला, मानाला मात्र पुढें असणारा.

**उत्सादन**—न. १ पतंग उडविणें ( ६४ कलांपैकी एक ). २ नाश करणें. ३ वर जाणें, चढणें. ४ नांगरणें दोन-तीनदां किंवा पुरें ( शेत ). [ सं. उत + सद् ]

**उत्सार, उत्सारण**—पु न. ( गणित ) आज्ञ्य संख्येपैकी जेथ पर्यंत भागाकार झालेला आहे त्यापुढील आंकडे; पुढें भागावयाचा प्रत्येक आंकडा, पद. [ सं. उत + सृ ]

**उत्साह**—पु. १ अनुकूल भाव, उल्हास; उत्सुकता. २ आनंद; संतोष; समाधान. सामाशब्द-रणोत्साह; दानोत्साह, पुत्रोत्साह; धनोत्साह; मानोत्साह. ३ सण; सोहळा; आनंदाचा समारंभ, मंगल-प्रसंग; आनंददम्यक कार्यक्रम ( रामनवमी, शिवरात्र वगैरे प्रसंगी करावयाचें अनुष्ठान, कथाकीर्तन, ब्राह्मण भोजन इ० ), वसंतोत्साह. ' करिती उत्साह बारशा ब्राह्मण । करुनी ब्राह्मण घग गेले । '—ब ४. ' असो गोकुळीं झाला आनंद । उत्साह करिती परमानंद । '—ह १२.१४४. ४ उमेद; हिमत; नेत्र, निकर; धर्म. ' धर्म म्हणे, आजोबा उत्साहें कौरवाथें भांडाणें । '—मोभीष्म १ ७४. ५ वेग; जोर; आवेश. ' तो उत्साहो न संवरे । ईद्रिय ओघां । '—ऋ ६३. [ सं. उत + सृ ]

**०बुद्धि**—स्त्री. मनाची उमेद; ईर्ष्या; उत्सुकता; तत्परता; काम करण्याची आवड. ' उत्साहबुद्धि न मनाप्रति दे उज्या । ' [ सं. ] **०भंग, नाश**—पु. १ आनंदाचा विरस; निराशा २ आनंददायक कार्यक्रमाला बिघाड; त्यात आलेले विघ्न. **०मूर्ति**—

उत्सवमूर्ति पहा. १ व्यवहारांत पुढें असणारा; ज्याला नेहमीं पुढें करण्यांत येतें असा माणूस; कारभारी; फिरता व्यापारी, प्रचारक, प्रतिनिधि. **०शक्ति**—स्त्री. उमेद; आत्मविश्वास; धमक; जयावद्-लची खात्री; युद्धोपयोगी तीन शक्ती पैकीं एक. ( दुसऱ्या दोन म्हणजे प्रभुशक्ति आणि मंत्रशक्ति ). [ सं. ]

**उत्साहवान, उत्साही**—वि. १ उमेद असलेला; आनंदी; उत्साहानें काम करणारा. २ तत्पर; उत्सुक; दीर्घोद्योगी. [ सं. ]

**उत्साहित**—वि. १ उत्साही; आनंदित; प्रमुदित; उत्साह पावलेला, आणलेला. २ संतोषित; मूष झालेला; समाधान पावलेला.

**उत्सिक्त**—वि. उतं गेलेला, वाहून गेलेला; भरून गेलेला [ सं. उत + सिच् ]

**उत्सुक**—वि. १ उत्कंठित; आतुर. २ अभीर; उतावीळ. —ता—स्त्री. उत्कट टक्का.

**उत्सृष्ट**—वि. टाकलें; सोडून दिलें; त्यक्त. उत्सर्जन केलें. **०पशु**—पु. देवनेप्रीत्यर्थ सोडलेला, अर्पण केलेला चंद्र. [ म उत + सृज् ]

**उत्सेक**—पु. १ उकटून वर येणें; उत. २ भर; वाढ. ३ गर्व; ताश. [ सं. उत + सिच् ]

**उत्सेदणें**—सक्रि. नाश करणें; मोडणें; विध्वंस करणें. ' कोणी एक ज्ञानी म्हणविती । अहंब्रह्म पूर्ण जाणती । आणि समुणभकी उत्सेदिती । ते तरलेचि न तरती अभिमानें । '—गंवि २२.७८. [ सं. उत्सादन ]

**उत्सेदित ( भोमिचारी )**—न. ( नृत्य ) पाय पुढें टाकणांवा पायाच्या कनिष्ठिकेच्या बाजूने बाह्यवर्तुळ करणें म्हणजे मागच्या बाजूने पाय वाटोळा फिरवून पुढें टाकणें, व आंगल्याच्या बाजूने आंतरवर्तुळ करणें म्हणजे बाहेरच्या बाजूने पाय फिरवून मग मागें टाकणें. [ सं. ]

**उत्क्षिप्त**—वि. टाकून दिलेले; फेंकलेले. [ सं. उत + क्षिप् ] **उत्क्षिप्तदारीष**—न. ( नृत्य ) डोकें वर करून मूष उंच पाहणें, हा अभिनय उंच गोष्टी पाहण्याच्या वेळीं करतात. [ सं. ]

**उत्क्षेप**—ण—पुन. वर उडविण्याची क्रिया; वर फेंकणें. [ सं. उत + क्षिप् ]

**उत्क्षेपणें**—उक्ति. दूर फेंकून देणें; वर उडविणें. [ सं. उत + क्षिप् ]

**उत्क्षेपभुंबई**—स्त्री. ( नृत्य ) नृत्यांत एकाच वेळीं एक किंवा दोन्हीहि भुंबरा वर चढविणें. रागावणें, तर्क करणें, पाहणें, हेल-लीला वगैरेच्या वेळीं हा अभिनय करतात. [ सं. ]

**उथव**—स्त्री. भरती; पूर. ' आतां उथव आल्यामुळें एक होऊं पाहात नाहीं काय ? '—सुदे ४४. [ सं. उत + स्थ-उत्थायिन् ]

प्रा. उत्याइ ]



**उथळ**—वि. १ साधारण सखळ; कमी खोल; फार खोल नसलेले ( पात्र, नदी, तळे इ. ). २ ( ल. ) साधाभोळा; मोकळ्या मनाचा; निष्कपटी; भावडा. **बुडाचा**—वि. हुरधन जाणारा; अल्पसंतुष्ट; भोळसर. ' आमच्यांतही उथळ बुडाची कांहीं मंडळी आहे. '—टि १.३९७. **म्हण** उथळ पाण्याला खळखळ ( खळखळाट ) फार=ज्याच्या अर्गी गुण थोडा त्याला आळता जास्त असते. [ सं. उत्त+तल किंवा स्थल; प्रा. उत्थल ]

**उथळणें**—अक्रि. उसळणें; उचंबळून येणें; जोरानें वर येणें; उत्पन्न होणें. ' अथवा उथळोनि प्रेमा । कृष्णि मिळाल्या त्या रामा । '—रास १.१२२७. मज अवास कामासि सुख । त्यांचे पुजेनीं देख उथळले । '—एमा १३.७४८. ' तेणें शांतिंगेची स्थिती । भरुनि उथळे अतिउन्नती । '—एमा २३.६९. [ उथळ ]

**उथळपातळ**—क्रि. धोडेंधोडें. [ उथळ ]

**उथळवर**—वि. साधारण उथळ, सखळ; फार खोल नसलेले ( पाणी, जमीन ). [ उथळ ]

**उथळा**—पु. ( कों. ) वृक्षावर पर्जन्य पडला असतां त्यावरून जे त्या पाण्याचे थेंब खाली पडतात ते प्रत्येक.

**उथळाळी-ळें**—पु. १ खांब्याच्या वर व खाली वसविण्याकरितां तयार केलेला चौकोनी लहान व उंच दगड किंवा लांकूड; खांब्याचा तळखडा, बेटक. ' टेबलांत वसविलेल्या उभ्या फिरत्या दांड्याच्या खालच्या बाजूस टोंक असून ते उथळ्यांत फिरतें. '—पदार्थवर्णन १.४३. २ (बांधकाम) दगडी किंवा कांकराचा चाफा. [ उतल किंवा उत्थल ]

**उथळापाठ**—वि. उथळी किंवा गोडी भातजमीन जेथे आहे असे खेडें. [ उथळ+सं. पठ ]

**उथळी**—स्त्री. ( कों. ) विशिष्ट प्रकारचे भात पिकणारी गोडी जमीन. [ उथळ ]

**उथळी**—स्त्री. १ उथळा पहा. २ ( माण. ) रंद तोंडाची लहान पाटी; उपणपाटी. [ उथळ ]

**उथाण**—न. १ हुबेचा कोंदपणा; अत्रें आली असतां जी हुबा होते ती; गदमद; उकाबा. ( किं. येणें ). २ भाद्रपद महिन्यातील ज्त.—शिदि ७४. [ सं. उत+स्थान ]

**उथाळाळी-ळें**—पु. १ खांब्याच्या वर व खाली वसविण्याकरितां तयार केलेला चौकोनी लहान व उंच दगड किंवा लांकूड; खांब्याचा तळखडा, बेटक; तोंडबा. ' गोरियां सोनेकेळीं । कामीनि कीजति खांब-उथाळीं ॥ '—शिद्यु ७६४. ' उथाळीं बसला इन्द्रनीळे ॥ '—सुभादि ३१.१५. ' पद्मरागाचे तोळवे स्वयंभ । वरी दिव्य हिऱ्यांचे खांब । निळ्यांचीं उथाळीं सुप्रभ । उपमा नाही त्यातें ॥ '—ह २.१७. [ सं. उत्त+तल ]

**उथ्यान**—न. परावर्तन; उठावणी; पतन; उथ्यान पहा. [ सं. ]

**उथ्यापना**—स्त्री. उच्चाटण; उथ्यापन पहा. ' आसुची उथ्यापना न करावी ॥ '—सप्त ५.८. [ उथ्यापन ]

**उद्-त**—एक उपसर्ग अर्थ—१ वरचढपणा; श्रेष्ठत्व; वर्चस्व. उ० उत्तर; उद्गाहन; उद्गार; उद्दिष्ट. २ वियोग; विभाजन; विषाड; दूरीकरण; अपसारण; ( पासून-मधून ). उ० उत्सर्जन; उत्क्षेपण. ३ वर; ऊर्ध्व; उंच. उ० उथ्यान; उत्तिष्ठ [ सं. उद्; तुल. ङ्. उच्; हि. उअस-ओस-ओइस ]

**उद्-न**. पाणी ( फक्त समासाच्या आरंभी ). [ सं. ]

**उद्दई**, **उद्दय**—स्त्री. वाळवी. उधई पहा.

**उद्दईक**—क्रि. उथां. [ सं. उद्दय ]

**उद्दक्**—क्रि. उत्तरेकडे; उ० उद्दमुख; उद्दगयन. [ सं. ]

**उद्क**—न. पाणी; जळ; नीर; अंबु; गोव्याकडे पाणी या अर्थी हाच शब्द रूढ आहे. ' बरें उद्क आण. ' ' कलं जातां उद्कपान । घोटासवें आठवे कृष्ण. '—एकूस्व ५.६२. सामाशब्द-संगोदक; तीर्थोदक; पर्जन्योदक; संचितोदक इ. [ सं. उद्+वर येणें; ओळ करणें; तुल. मी. ऊदोर्; लं. उन्द; गों. वतो; लिथु. वन्दु. **येणें** ( **डोळ्यांत, नेत्रांत, नयनांत** )—दुःख होणें; वाईट वादन रडणें; अप्रयत्न. ' दर्भनिर्मित तथा शयनात । देखातां उद्क ये नयनात । '—सोडणें-देणें—१ मालकी सोडणें; त्याग करणें; सोडून देणें; टाकून देणें. ' गोप्रदानांबद्दल सोळा सप्यांच्या रकमेचे उद्क सोडले जाईल. '—गोप्रदानाचे नियम ( वडोदें ) २. ३ कोणत्याहि गोष्टीचा संकल्प केल्याचें द्योतक म्हणून मंत्रपूर्वक पाणी सोडणें; संकल्प करणें. ३ संकल्पाचें उद्क सोडून जेवण्यास आरंभ करणें. **हातावर घालणें**—एखाद्यास दान करणें; अर्पण करणें; दुःस्व्यास देऊन टाकणें. **उद्कापाण्यान करून टाकणें**—एखादें कार्य, समारंभ, उत्तरक्रिया अतिशय थोड्या खर्चांत व गाजावाजा न करतां फक्त विधीस बाध येऊं न देतां उद्कून टाकणें. **वेऊन वचप**—( गो. ) निघून जाणें. [ वचणें=जाणें ] **क्रिया**—स्त्री. उत्तरक्रिया; तिलांजलि; तर्पण.

**घात**—पु. बंधारे घालून पाणी अडवणें व अशा रीतीनें जोर उत्पन्न करून योग्य वेळीं योग्य प्रमाणांत वाटेल तेथे पाणी सोडणें यासंबंधींचे ज्ञान, विद्या; ६४ कलातील एक कला. **दान**—न. १ उत्तरक्रिया; तिलांजलि; तर्पण; उद्कक्रिया. २ पाण्याची सोय करणें ( विहीर, तळे इ. बांधून ). **मेह**—पु. एक रोग; यांत पाण्यासारखी पुळक लक्षणी होते. **वाद्य**—न. १ जलतरंग; जलतरंगकरितां वापरावयाची भांडी. २ जलतरंगतयार करणें किंवा तें वाजविण्याची कला. **शांत-शांति**—स्त्री. घरांत कोणी आजारी असल्यास अथवा कांहीं अरिष्ट घडल्यास त्याच्या शांत्यर्थे चार ब्राह्मण बोलावून त्यांकरवीं कांहीं विशिष्ट ( बौधायनसूत्रांत सांगितल्याप्रमाणें ) सूक्तें पठण करावयाचा व जलसिंचन करावयाचा विधि.

**उद्कप्रक्रिया**—स्त्री. ( शाप ) पाण्याच्या साहाय्यानें विशिष्ट संयुक्त इंध्यांतील मूळद्रव्यें वेगळीं करणें. ( इ. ) हायड्रॉलिसिस. [ सं. ]

**उदकाढे**—क्रि. (अप. रूपे) उदकडे—उदकाडे—उत्काडे. (गो.) बहिर्दिशेकडे; परसाकडे; शौचास (पाणी पाहून त्या ठिकाणी शौचास बसतात म्हणून प्रयोग). [ उदक+कडे ]

**उदकाडी**—स्त्री. उदवती; अगरवती. [ उद+काडी ]

**उदकुंभ**—पु. पाणी भरलेला घट; पाण्याचा घडा, कळशी (धार्मिक विधीत उपयोग). 'आली घरासि युवती उदकुंभ ठेवी'—आकृ. १०. [ सं. उद+कुंभ ] **उदान-श्राद्ध**—न. मृताच्या अकराव्या दिवसापासून एक संवत्सरपर्यंत (अब्दपूरित श्राद्धापर्यंत) मृतास उदंशून दररोज करावयाचे श्राद्ध. यांत ब्राह्मणास उदकुंभाचे दान करतात. हे श्राद्ध रोज करणे शक्य नसल्यास एकच दिवस श्राद्ध करून दररोज नुसते उदकदान व आमात्र (किंवा धान्य) दान करतात; अथवा वर्षाचे धान्य एकदमच देतात. [ सं. ]

**उदगयन**—न. सूर्याचे उत्तरदिशेकडे जाणे. उत्तरायण पहा. 'उदगयन होय तोंवरि मी शरतर्षा असाचि राहने'—मोभीष्म ११.१२४. [ सं. उदकृ+अयन ]

**उदगा, उदगामादगा**—वि. रागीट; मयूर; माजोरी. [ उतर्णे+मातर्णे; किंवा मातगा द्वि. ]

**उदगिर**—१ निजाम इलाख्यातील एक गांव. २ लुगड्यांची एक पेठ; तेथील लुगडी. 'अकलकौट सोलापुर उदगिर बारिक येती त्या घनवेली'—अमृत ४९.

**उदगिरि**—स्त्री. एक छुद्र देवता. 'उदगिरि देवी म्हणे स्वामीसी। देवा तूं उदगिरिवरि पावलासी। आमुचा पूजा—मान चालवी जनासी। तुझ्या भजनासी विश्व लाऊं ॥'—सप्त ५.२३. [ उदयगिरि ]

**उदग्गोल**—पु. क्रांतिवृत्ताचा उत्तरेकडील अर्धा भाग. [ सं. उदकृ+गोल ]

**उदंड**—वि. क्रि. पुष्कळ; अनेक; असंख्य; फार (संख्या, परिमाणवाचक). 'तयाच्या ठायी उदंड। अज्ञान असे वितंड।'—ज्ञा १३.६९१. 'विस्तीर्ण मस्तकीं उदंड। सिधूर चर्चिला।'—दा १.२.१०. 'कैवल्याच्या तुम्हां घरी। रासी हरी उदंडा।'—जुगा १४११. 'लोकानीं त्याला उदंड सांगितले...'—बाल २.८७. [ सं. उद+दंड, उदंड ]

**उदणां घालप**—क्रि. (गो.) केळीं वंगरे फळे पिकविण्याकरितां मडक्यांत ठेवून तोंडावर दुसरे लहान मडके घालून लिपून व ४५ दिवस विस्तवाची आंच देऊन पिकत घालणे. [ उद+दहन? दे. उद्दान=चुला, स्वयंपाकाची शेंगाडी ]

**उदंत**—पु. १ इत्यंयुत वार्ता; सावन्त वृत्तांत, हकीकत. 'आई-किजे सर्व उदंत कानी।'—साहृ ६.८. सांग तदा त्या सकळा उदंता।—वीरशरकृत सोमवारचरित्र ३७. २ शुद्ध अंतःकरणाचा मनुष्य. ३ उपयोग करून पोड भरणारा माणूस. [ सं. उद+अंत, उदंत ]

**उदधि**—पु. समुद्र; सागर. 'जेसा गंगेसी उदधि। निरंतर।'—ज्ञा २.२४१. सामाशब्द—कालोदधि; महोदधि; क्षीरोदधि इ०. [ सं. उद+धि ]

**उदनी**—स्त्री. (कों.) उडवीमध्ये पाणी जाऊं नये म्हणून ती वर निमुळती करित नेतात आणि गवत किंवा पंढा यानीं ती शिवतात असा केलेला उडवीचा निमुळता भाग. 'पाऊस पडण्याची भीति असल्यामुळे उडवीला उदनी चांगली घेतली पाहिजे.' [ सं. उद+नी ]

**उदप**—पु. पाण्यातील जीवजंतु; पाण्यांत वास करणारा प्राणी. 'मग उदपासि म्हणे उदधी। तुम्ही सीत कोरावे स्वबुद्धि ॥'—कथा २.१४.११६. [ सं. उद+प ]

**उदफालणे**—उक्ति. फाहून तुकडे करणे; चिरून, फाहून टाकणे; धुव्वा उडविणे. [ सं. उत्त्फालन ]

**उदफूल**—न. उदाचे फूल; उदाची लाही; लोह उदास लोखंडी तब्यावर आंच देऊन त्याची पंचपात्रांत धरलेली वाफ. ही वाफ तुंब्याच्या फलासारखी व शुभ्र असते. —वगु १.७४. [ अर. ऊद=लाकूड+फूल ]

**उदवती**—स्त्री. उदकाडी; अगरवती; ऊद; धूप व इतर कांहीं सुगंधी पदार्थ वादून त्यांचा लेप एका काडीस देतात, ही पेटविली म्हणजे सुगंधी धूर हवेत पसरतो. [ उद+वती=वात; ऊद+वती ]

**उदंबर**—पु. उंबर; औदुंबर. 'वाडितां उदंबरें सरिसें। पुरि-कांसी ॥'—कृ. ८२. [ सं. उदुंबर=उंबर ]

**उदमस्त-मात**—वि. (कों. गो.) उन्मत्त; बेफिकीर; गर्विष्ठ; अवहेलना करणारा; माजोरी. [ सं. उन्मत्त ]

**उदमी**—पु. १ उदमी करणारा; व्यापारी; क्रयविक्रय करणारा; दुकानदार. २ उद्यमी; उद्योगी; पुढारी. 'ब्राह्मणांनींच उदमी व्हावे असे आम्ही म्हणत नाही.'—टि ४.२२८. [ सं. उद्यम ]

**उंचाल**—स्त्री. १ व्यापारी पद्धति. २ व्यापारी लोकांची राहाणी, चालीरीती वंगरे.

**उदंसुक**—वि. (गो.) उन्मत्त.

**उदमेख**—पु. (कों.) उद्योगीपणा; आवड; हौस; तत्परता; उत्सुकता; आतुरता. (क्रि. करणे). [ सं. उन्मिष=डोळे उघडणे; उन्मेष=जाणतता ] —खीं—वि. उत्सुक; आतुर; आवड असलेला वंगरे. —खून—क्रि. १ मुद्दाम; निश्चून; आवडून. २ मनाचा पूर्ण निश्चय करून; स्वतःच्या आवडीने; पूर्ण कल्पना येऊन; सहज किंवा यष्टेभे याच्या उलट

**उदम्ल**—न. (शाप.) ज्या अम्लांत प्राणवायु नसतो ते अम्ल. (इ०) हायड्रोअसिड. [ उद+अम्ल ]

**उद्य**—पु. १ उद्यमणे; क्षितिजावर येणे; दिसणे (सूर्य, तारे, इ०) 'अस्तास जाई उदयास येई ॥' 'पूर्वे दिशे उदयाला भावू

आला उदयाचला ।' -पला २२. २ दृश्य होणे: दिसू लागणे (शुक्र, बुध, इत्यादि ग्रह सूर्यापासून दूर झाल्यामुळे). ३ उत्पन्न होणे; प्रादुर्भाव; उद्भव; उद्भव; वर येणे; फुटणे (फुल्ले, अंकुर, विकार वगैरे जसे-पुष्पोदय; कामोदय; क्रोधोदय इ०). ४ उठणे; बाहेर येणे; फुटणे (कंस, घाम, इत्यादि प्राणीरावर जसे-घर्मोदय). ५ उत्कर्ष; भरभराट; महत्पद प्राप्त होणे; वर होणे काढणे. 'सांदीपनीने आपल्या शिष्याचे भावी गुण व उदय जाणून त्यास ठेवून घेतले.' [ सं. उद्+इ=जाणे ] उदयास येणे-प्रसिद्धीला येणे; अम्युदय होणे.

**उदयगिरि, उदयाचल-ळ**—पु. ज्या पर्वताच्या आडून सूर्य-चंद्राचा उदय झालेला दिसतो तो (काल्पनिक) पर्वत; ज्या भागातून उदय होतो तो भाग, प्रदेश. 'कां उदयाचळकुळीं । श्लळकतां अंशुमाळी ॥' -ज्ञा १८.१५.३१. 'उटि लौकर वनमाळी उदयाचळी मित्र आला ।' -होला १६. [ सं. उदय+गिरि, अचल=पर्वत ]

**उदयलग्न**—न. (ज्यो.) उदय पावत असलेला राशि, राशीचा उदय; लग्न पहा. [ सं. ]

**उदयीक**—क्रि.ि. उयां. [ सं. उदय ]

**उदर**—न. १ पोट, कोठा; जठर. 'उकार उदर विशाल ।' -ज्ञा १.१९. २ पोटफुगी; विकाराने फुगलेले पोट; पोटांतील एक रोग. उ० जलोदर; वातोदर; सपौदर, वगैरे. ३ (कृषि.) (पाण्याचे अजीर्ण) कांदे, बटाटे इत्यादि भूमिगत पिकास पाणी फार झालेतर सूज येते व तो भाग कुजतो त्यास म्हणतात. -कृषि. १८८. ४ गर्भाशय; कूस; कुक्षि. 'अगा वसुदेवाचिये तपप्राप्तीं । श्रीकृष्ण देवकीउदरा येती ।' -एरुव ११०. 'धन्य धन्य ते कौसल्यासनी । उदरासि आला त्रैलोक्यपति ।' -संवि १८.५. [ सं. उदर; मि. जलंधर ]

**-राची खांच**—स्त्री. पोट. 'आपुली खांच उदराची.' -संप्रामगीते १३३. **-रीं येणे**—(एखादा ग्रह जन्मराशीस येणे); यथेच्छ खाण्या-पिण्यास, उपभोग घेण्यास मिळण्याजोगी दशा येणे (निदाबोधक).

**उदरीं शनी, शनैश्चर येणे**—(ज्यो.) शनी जन्मराशीस येणे. म्हणजे चांगली दशा प्राप्त होणे; ऐश्वर्य मिळणे. **०तलधमनी**—स्त्री. (शारीर.) पोटाजवळची धमनी. **०तलपाद**—(प्राणि.) गोगलगाय इत्यादि पोटांने सरपटणारे प्राणी. [ इ. गॅस्टरोपोडा; प्री. गॅस्टर=पोट; तुल० सं. जठर ]. **०द्री**—स्त्री. पोट; पोटाची खांच. **०निर्वाह-पूति-पोषण-प्रवृत्ति-वृत्ति**—पुंस्त्री १ चरितार्थ; उपजीविका; पोषण; उदरभरण; क्षुधाशांति. 'भिक्षा मागुनी क्षेत्राभीतरीं । उदरनिर्वाह करितसे ॥' -नव १३.६०. 'उदर प्रवृत्तिकारणे । मोळ्या आपून विक्रीतसे ॥' -संवि २१.१४. २ उपजीविकेचे, चरितार्थाचे साधन; जीवन; पोटापाण्याची सोय. ३ पोट भरणे; केवळ जगणे; जीव जगविणे; पोट चालविणे (सामा. निदा-

व्यंजक). **०पिशाच**—पु. अतिशय खादाड; अधाशी; खावू. **उदरंभर-री**—वि. १ पोटभरू; पोटाथी; खादाड. 'पोतां मरंद उदरंभर बंभरांचे ।' -नल ३८. 'गोसावी लोक ईश्वरप्राप्तीचे नुसनें सोंग आपतात, पण उदरंभर मात्र असतात.' २ स्वार्थसाधु; आपमतलबी. 'बरेच प्रोफेसर... उदरंभरी लोक आहेत' -टि २.५१४. ३ पोट भरण्याखेरीज काही न करणारा; स्वतःच्या निर्वाहाखेरीज अन्यत्र न पहाणारा (देश-समाजमेवा इ० इतर काही न करणाऱ्यास म्हणतात). **०भरण**—न. अन्न खाणे; जेवणे; भोजन. उदरनिर्वाह पहा. 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।'

**उदर**—( नाविक ) उत्तर दिशा; धुरु-दिशा. [ सं. उत्तर ]

**उदर**—न. ( नृत्य ) पोटांने केलेले निरनिराळे अभिनय. नृत्यामध्ये उदराच्या चार प्रकारच्या अवस्था होतात—क्षाम; खळ; पूर्ण व सम. [ सं. ]

**उदरणे**—क्रि. ओकणे. 'दुदाची बालके मारिती । तीं रक्तासवें दुद उदरती ।' -खिपु २.१३.३०. [ सं. उद्-गृ ]

**उदरनळी**—स्त्री. ( माण. ) भेटाच्या वरच्या बाजूस असाणाऱ्या नळ्यापैकीं प्रत्येक. [ उंदीर+नळी ]

**उद्राडकान**—स्त्री. ( गो. ) वनस्पतिविशेष. उंदीरकानी पहा.

**उदरसूत्र**—न. ( गणित ) ( वतुळाचा ) व्यास; वतुळाच्या मध्यबिंदूतून जाणारी परिधमर्यादित रेषा. [ सं. ]

**उदरी**—वि. १ ज्यास उदररोग झाला आहे असा; पोट फुगलेला. २ अतिशय लज्ज; दोंदील; पोट पुढे आलेला. ३ उदराचा; उदग-पोटासंबंधीचा. [ सं. ]

**उंदरी**—स्त्री. ज्यांत डोक्यावरील केंस गळून पडतात असा रोग; चाई; कातरी. मनुष्येतर प्राण्यासहि हा रोग होतो ( लोकर गळून पडते ); मूळच्या केंसांचा भाग उंदराने चाबल्या-कुतरडल्याप्रमाणे दिसतो म्हणून हें नांव पडले. [ उंदीर ]

**उंदरी**—स्त्री. एक परोपजीवी वनस्पति.

**उदके**—पु. पुढे होणाऱ्या गोष्ट; भवितव्य; भविष्य. सामाशाब्द-उदके-काथे-वचन-सुखदुःख इ०. [ उद्+अके=सूर्ये ] **०काळ**—पु. भविष्यकाळ. **०फल**—न. परिणाम; पथेवसान; निष्पत्ति; शेवट.

**०चिंतन**—न. पुढे होणाऱ्या गोष्टीबद्दलचा विचार.

**उदरगत**—स्त्री. ( गो. ) उपाय; इलाज. [ सं. उद्दार+गति ]

**उदय्या**—स्त्री. अव १ विशाखा नक्षत्र. २ त्यांत पडणारा पाऊण. विशाखा नक्षत्राजवळ सूर्य असतां पडणाऱ्या पावसामुळे उंदीर साप, वगैरे विपारी प्राणी व वनस्पती उत्पन्न होतात अशी समजूत आहे. 'उदय्या लागल्या-पडल्या.' 'यंदा उदय्या कोरड्या गेल्या.' **०मांजऱ्या**—स्त्री. अव. १ विशाखा व अनुराधा हीं दोन नक्षत्रे. २ त्यांत पडणारा पाऊस; विशाखा नक्षत्रामुळे जे विनाशक प्राणी, वनस्पती उत्पन्न होतात ते अनुराधा नक्षत्राने नाहीसे होतात म्हणून एकाला उदय्या व दुसऱ्याला मांजऱ्या म्हणतात. [ उंदीर+मांजर ]

**उदध**—उद्ग. उदो पहा. १ देवीचे भक्त भिक्षेस निघाले म्हणजे देवीपुढे 'ऊठ ! तुला जय होवो' अशा अर्थाचा हा शब्द उच्चारतात. [ सं. उदय, उदयोस्तु; तुल० का. उदु=पहा या अर्थी उद्गार ( देवीला नैवेद्य दाखवितांना म्हणतात ) ] २ उजेड या अर्थी निदाव्यजक उद्गार. 'मोठा उदव ( उजेड ) !' **०करणे—लावणे—** ( उप. ) उजेड पाडणे; पराक्रम करणे; महत्त्व्य करणे.

**उदवणे**—अक्रि. ( उप. ) उदव करणे पहा.

**उदवणे—विणे**—अक्रि. उदाच्या धुराने सुगंधित करणे; ऊद जाळणे; उदाचा वास लावणे, धुरी देणे ( केस, ताईत, पाणी वगैरेस ). ' उंच लुगडी नैसायाची, घमंड मोठी न्हायाची, केस पस रून उदवायाची ।' —प्रला २१७. ' चंदनी चोखण्या करिती विहिणीशी उदवीती ।' —वसा ५३. [ अर उद ]

**उदवात**—स्त्री. ( गो. ) उदबची पहा. [ उद+वर्ति ]

**उदधु**—वि. रडणारा; रडका. [ सं. उद+अधु ]

**उदा**—वि. ( ना. ) निळसर; उदी रंगाचा. उदी पहा.

**उदाण**—स्त्री. ( कों. ) उधाण पहा.

**उदाणू**—नू—वि. ( नंदभाषा ) तीन; व्यापारी भाषेतील सांकेतिक संख्यावाचक शब्द. ' सुखवदने जया कारण । उदातु नेत्र देदीव्यमान ।' —भवि १८.८९. ' सुख उदातु अंगुठु ऐसी । नंदभाषा सांगितली त्यासी ।' —भवि ४२.४५.

**उदात्त**—वि. उच्च; श्रेष्ठ; मोठा; दाता; उदार; स्पष्ट, व्यक्त (स्वर); तीव्र, तीक्ष्ण (आघात); उंच, मोठा केश (आवाज) [ सं. ]

**उदान**—पु. १ पंचप्राणवायूंपैकी एक वायु. हा कंटांतून मस्तकांत चढतो. ' कंटीं उदान गुर्दीं अपान ।' —दा १७.८.१२. ' उध्वंमुखें कंटाकडे फुगारा । जो धरी पोटांत वारा । त्या प्राणाच्या प्रकारा । उदान नामें जाणावें ।' —यथादि १७.१००२. २ मृत्युसमयाचा श्वास, धाप; ऊर्ध्व. **०लागणे**—फार खाल्ल्यामुळे, रोगांमुळे श्वासेच्छ्वास मोकळेपणानें करतां न येणे; दम लागणे; श्वास कोंडणे. [ सं. उद=वर+अन= श्वास घेणे ]

**उदानका**—पु. ( नंदभाषा; कर. ) पैसा. ' पांगळ्याला आवाह ( दोन ) उदानके दिले. ' उदाणू पहा. [ उदान=तीन+रुका=पै-पैसा ]

**उदार**—वि. १ मोठ्या मनाचा; कनवाळु; थोर मनाचा; धर्मात्मा. २ मोकळा; धीट; प्रशस्त; उघड्या मनाचा; संकोचित, कुट्या, कृपण, कंजुष, अरंद यांच्या उलट (मापूस, भाषण, स्वभाव, होडी, जागा, गाडी, खोली वगैरे). ३ सडळ; दाता; खर्चिक; दानशील; चिक्कू, कृपण यांच्या उलट. ' उदार तोच श्रीमंत कृपण तोच दरिद्री. ' म्हू० आईजीच्या जिवावर बाईजी उदार. **०करणे**—वि. १ कर्णासारखा उदार; दानयू; मोठा दाता. २ ( उप. ) कृपण

व कंजुष (मनुष्य). **०धोरण**—न. खुल्या दिलाचें, प्रतिपक्षावर अधिक विश्वास ठेवण्याचें, मोठ्या मनाचें धोरण. ' लॉर्ड कर्जन यांच्या कारकीर्दीचें धोरण रिपन साहेबांच्या उदार धोरणाच्या अगदीं उलट झालें आदि. ' —टि ३.४०. **०पक्ष**—पु. ( राज. ) व्यापक विचारांच्या लोकांचे ( लिबरल ) मंडळ, पक्ष; प्रागतिक पक्ष; हुजूर ( कॅन्सर्व्हेटिव्ह ) पक्षाच्या उलट. **०मतवादी**—वि. सुधारणाप्रिय लोक; प्रागतिक; ( ई. ) लिबरल. ' सर्व प्रकारची चौकशी करण्याकरितां लॉर्ड डरहॅम या उदारमतवादी मुत्सद्याची रवानगी करण्यांत आली. ' —वस्व ६४. **०लक्षण**—वि. १ उदाचदार; कवाचदार; मर्दानी ( चेहरा, लक्षणें ). २ भाग्यशाली; मोटेपणाचीं ( लक्षणें, चिन्हें ). **०शाक्षण**—न. उदारपणाचें शिक्षण; ज्यामुळे मनाचा विशेष विकास होतो व बुद्धि व्यापक होते असें शिक्षण.

**उदारांग**—वि. ( उप. ) प्रशस्त शरीराचा; तुंदिलतनु; लहळ; भव्य शरीराचा. [ उदार+अंग ]

**उदाराचें पोतें**—न. दुसऱ्याची मालमत्ता चैनीनें व सडळ हातानें खचें करणारा मनुष्य; हलवायाच्या घरावर तुळसीपत्र ठेवणारा.

**उदारीव**—न. उदारपणा. —तुगा २२७४ ( —शर )

**उदावर्त**—पु. एक आंतड्याचा रोग; पोटांतील आंतड्यांमध्ये निरोध झाल्यामुळे होण्याच्या वेदना, रोग ( वाईट प्रकारचें अन्न सेवन केल्यामुळे हा रोग होतो. ) [ सं. ]

**उदावादा**—पु. पूर्णत्व; प्रकटपणा. ' पै प्राप्तुनि आपली मर्यादा । एक करीत नदीनदां । उठी कल्पांती उदावादा । एकार्णवाचा ॥ ' —ज्ञा १५.५३२. ' तैसा चहूंभुर्जी उदावादा सगुण देखोनि गोविंदा ' —एभा ११. १४७५. —क्रि.वि. सडळपणे; उघडउघड. ' म्हणोनि इंद्रियें तेचि संपदा । वेचित्तांही उदावादा ।' —ज्ञा १३. ३०५. [ सं. उदयवादित्व ? ]

**उदास**—वि. १ दुःखी; खिन्न; निरुत्साही; कठी. ' श्वाला कंठस्फोट आळवितां । उदास आतां न करावें ।' —तुगा ७०९. २ त्रेपर्वा; निष्काळजी; बेफिकीर; तटस्थ. ' तरि जो या वेहावरी । उदासु ऐसिया परी ।' —ज्ञा १३.५९३. ' कां अहृष्ट जालिया उदासु ।' —ज्ञा १८.४९६. ३ निस्पृह; उपेक्षाबुद्धि; निरपेक्ष. ४ विरक्त; निःसंग; निर्विकार. ' केवळ पापीहि प्रस्ताबले । उदासपंथ देखो-निया ।' —सप्र १२.१४. ५ व्यर्थ; फुकट. ' तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंति उदास करूं नये ।' —तुगा ८२८. ६ ओसाड; निस्तेज; निरांनंद; भयप्रद; ( भयान जागा, गांव, घर ). —पु. एक गोसाव्यांचा पंथ. उदासी पहा. [ सं. उद+आस=बसणे. **०धचन**—न. खिन्न मनानें केलेलें भाषण. ' उदासवचनें ऐकोनि सत्वरी । अश्रुपात नेत्रां वाहती ॥ ' **०स्थिति**—स्त्री. निष्काळजीपणाची वृत्ति; बेफिकिरी; खिन्नता.

**उदासर्णे**—अकि. उदास, खिन्न होणे. 'खेडीं पाडीं भलताच लुटितो कुणभ्याचा जीव उदासला.'—अफला ६८.

**उदासन**—न. उदासीनता; वेपवाई. 'जेतुके कथ मज भोगले। जे इजिप्तांत सादिले ॥ तेया होउनि अदिक जाहाले। उदासन तुझे ॥'—खिपु १.१४.११२.

**उदासनी**—स्त्री. उदासपणा. 'चटपटी लागली उदासनी मना ॥'—दावि २३६.

**उदासी**—वि. निराश; खिन्न; निष्काळजी; वेफिकीर. उदास पहा. 'तप करिती अरण्यावासी। त्यासी करितोसी उदासी ॥'—गुच २.१३६.—पु. १ एक गोसाव्यांचा पंथ; या पंथांतील गोसावी, वैरागी. २ शीखांचा एक प्रमुख पंथ. नानकपुत्र असेंहि यास नांव आहे. याचे चार भेद आहेत—बाबाहसन, फूल, गोंदा व अल्मस्त. सर्वांची एक सभा असून तीस बडा आखाडा असें नांव आहे. हे लोक ब्रह्मचर्य पाळतात. [ उदास ]

**उदासीन**—वि. १ विरक्त; वीतरागी. 'उदासीन जो तापसी ब्रह्मच्यारी ॥'—राम ५०. २ खिन्न; दुःखी. ३ निष्काळजी; वेपवाई. तंब नोहावें यागादिकीं। उदासीन ॥'—ज्ञा १८.१५२. ४ तटस्थ; ज्यास कोणी शत्रु किंवा मित्रहि नाही असा; मध्यवर्ती; मध्यस्थ. 'तये देहबुद्धीचे लक्षण। सुहृददुहृद उदासीन। त्रिविध त्रिगुण करी मन। देहाभिमान उपजवी ॥'—एरुव १३.५१. [ सं. ]

**उदासीनता**—स्त्री. वैराग्य; विरक्ति. 'उदासीनता तत्त्वता सार आहे. ॥'—राम ५७.

**उदाहरण**—१ दाखला; दृष्टांत. 'अक्षरें तिसऱ्या पादीं। उदाहरण शवटीं ॥'—श्रुतदर्पण ११. २ नमुना; किता. ३ (गणित) सोडविण्याचा प्रश्न; (सामा.) प्रश्न. [ सं. उद्+आ+ह ]

**उदाहत**—वि. उदाहरण, दृष्टांत देऊन सिध्द केलेले. समजावलेले, सांगितलेले. [ सं. ]

**उदाळणे**—अकि. उसळणे; उडणे; वर येणे. उधळणे पहा. 'जेसी खळाळीचिया उदका। सरसीं उदाळे चंद्रिका।'—ज्ञा १५. ४९८. [ सं. उद्+दळ ]

**उदित**—वि. १ उदय पावलेला; वर आलेला (ग्रह, तारा इ०). 'नाना उदितें शिवाकरें ॥'—ज्ञा १७.१७८. २ फुगलेला; मोठा झालेला. ३ (नशीब) उघडलेला; उत्कर्ष पावलेला; अनुकूल (देव, भाग्य) 'कोण्या काळें होईल नेणों भाग्य उदित वो।'—तुगा ११७. ४ (मनोविकार) उत्पन्न झालेला; उठलेला; प्रबल झालेला. 'परि साचोकारें उदितें। प्रेमभावं।'—ज्ञा १०.११५. ५ कृत्य करावयास निघालेला; सज्ज; उद्युक्त; तयार; तत्पर. 'युद्धा येईल विराटदळ। म्हणोनि योद्धे उदित सकळ।'—सुविराट ६.४४. ६ कथित; सांगितलेले; बोललेले (भाषण); 'घालविले मज रायें माजुनिया मजुदितें हितें अहितें।'—मोवन १.२०. [ सं. उद्+इ ] **कार्य**—न. आक-

स्मिक उद्भूतलेले, अंगावर पडलेले कार्य. **काळ**—पु. भाग्याचा काळ; उत्कर्ष; भरभराट.

**उद्दिदिन**—न. (शाप.) एक रासायनिक द्रव्य. (इं.) बेझि-डाईन. यापासून रंग काढतात.

**उद्दिन**—न. (शाप.) (इं.) बेझिन. उज्ज (हायड्रोजन) व कर्ब (कार्बिन) यांचा संयुक्त पदार्थ.

**उद्दिपणे**—अकि. उगवणे; उदयास येणे; निघणे; उत्पन्न होणे. 'सूर्यापासून प्रभा उदिपे। ते प्रभाचि सूर्य केवि म्हणिपे।'—स्वादि १८.१.५. [ सं. उद्+दीप ]

**उदिमदार**—पु उदमी; व्यापारी. 'तों सन्निधीं येऊनि उदिमदार।'—दावि ४२९. [ सं. उद्यम+फा. दार ]

**उदिमी**—पु व्यापारी; उदमी पहा. 'वेदशास्त्रसंपन्न झाला। त्यावरि पोट भरूं लागला। तरी तो उदिमी थोर झाला।'—एभा ११.५४८. [ सं. उद्यम ]

**उदिया**—क्रि. उयां. 'आज उदिया राहूनि येथें'—दावि ३८५.

**उंदिरकानी**—किनी—उंदीरकानी पहा.

**उंदीरी**, **उंद्री**—उंदरी पहा.

**उदी**—वि. उदाच्या रंगाचा; पिंगट; तपकिरी. 'तेथील खडक चमत्कारीक उदी रंगाचा असे.'—पाव्ह ४१. —स्त्री. १ उदाची राख; पिराजवळ जाळलेल्या उदाची राख प्रसाद म्हणून घेतात. 'वानुनि प्रताप थळाउदी देऊं ॥'—दावि ३५३. २ उदाच्या राखेची शपथ (मुसलमान लोक घेतात). ३ उदी रंगाचे वस्त्र. [ अर. उद; म. उद. ]

**उदीची**—स्त्री. उत्तरदिशा. 'उदीची प्रतीची तथा मुख्य प्राची। दिसे दक्षिणेमाजि वित्रांति ज्याची।' [ सं. ]

**उदीचीन**, **उदीच्य**—वि. उत्तरेकडील [ सं. ]

**उदीत**—वि. उद्युक्त; उदित पहा. 'मेरी करून कौरवांसी। विद्याभ्यासी उदीत ॥'—मुआदि ३०.१४९. [ उदित ]

**उदीम**—पु. १ कामधंदा; व्यापार; व्यवहार; उद्योग. 'तुम्हि कांहि उदीम न करा.'—पंच १.३५. म्ह० उदीम करितां सोळावारा शेत करतां डोईवर भारा=व्यापारांत तोट्याला तयार असले पाहिजे, पण शेतकीच जर केली तर डोक्यावरचा भारा खाली उतरणार नाही (त्याला तयार असा). २ (व्यापक) शेतीचे उत्पन्न, पीक; बागा-दंत; मळा. ३ (व.) उपव्याप; भानमड. ४ (सामा.) व्यवहार; काम; योजना. 'मग रामासि म्हणे नारद। हा उदीम जाहला फलद। जंबुद्वीपाचा तुटला कंद। भूपालांचा।'—कथा २.१४.३७. [ सं. उद्यम ] **करणे**—१ व्यापार, उद्योगधंदा करणे. २ (ल.) व्यापारांत खोट येणे, नुकसान येणे; व्यापारांत फसणे. **पट्टी**—स्त्री. व्यापारावरील सरकारी कर. **धंदा**—व्यवसाय—**व्यापार**—**पादीम**—पु. (सामा.) धंदा; व्यवहार; व्यापार. 'उदीमधंदाचे शिक्षण' =व्यापार—उद्योगधंदाचे शिक्षण.

**उदीमी**—पु. व्यापारी. 'हें टाकूनि उदिम्या तोंडावरी ।'  
—दावि २६२. —वि. व्यापारध्यागबंधी (जिनस, माल, व्यव-  
हार इ०) [ उदीम ]

**उंदीर**—पु. चोहोंकडे आढळणारा व सर्व पिकांनां त्रास देणारा एक लहान प्राणी; आखु; मूषक. प्राचीन भारतीय ग्रंथकारांनीं उल्लेखिलेल्या उंदराच्या जाती—लालन; पुत्रक; कृष्ण; हंसिर; चुंबुंदर; अलस; कषायदंत; कर्लिंग, अजित; कपिल; कोकिल इ० घरगुती, रानटी व पिकाच्या हांगाच्या वेळीं उत्पन्न होणारे असे उंदराचे तीन प्रकार आयुनिक प्राणिशास्त्रज्ञांनीं केलेले आहेत. २५० १ उंदरास मांजर साक्ष=शत्रूची मदत घेणे धोक्याचे असते, तेव्हां अशी साक्ष घेणे व्यर्थ आहे. २ डोंगर खणून-पोखरून-उंदीर काढणे=मोटे प्रयास करून फार थोडी कार्यनिष्पत्ति होणे; अचाट परिणामांचे अल्प फळ. ३ उंदीर गेला मस्करास पण सावकार नाही झाला =मोठ्या टिकाणीं गेला म्हणून छुद्र माणूस काय मोठा बनतो! **०कानी**—स्त्री. लहान वेल. हिचीं फुले गुलाबी रंगाचीं असून पण उंदराच्या कानासारखीं असतात. ही फार उष्ण असून बीक पाचक आहे. सर्वेदशावर व पुस्तकत्व येण्यास फारच गुणकारी. उंदराच्या विपाधर ह्या वनस्पतीचा रस पोटांत घेतात. [सं. आखु—सूपाकर्णी; गु. उंदरकानी; वं. इंदुरकाणी]

**०खाद**—स्त्री. १ उंदराचा शेतास उपद्रव. 'कीडखाद टोळखाद व उंदीरखाद आसमानी मुखतानी जाहाली असता व स्वारीमुले सुक-  
सानी जाहाली असतां चौकसी करून मजुरा घ्यावयाची चाल आहे'  
—हकिमत तर्फे नाते तालुके रायगड. (मसाप २. १८३.) २ एक सरकारी कर. हा सरकारी कोठारातील धान्य उंदीर खात तेवढे सुक-  
सान भरून काढण्याकरितां म्हणून बसवीत. **०खुरी-नखीं-गेळ**—  
स्त्री. १ जनावरांच्या खुरांच्या वर पाठीमागे जो पुढे आलेला  
मांसल भाग असतो तो. २ (काहीं टिकाणीं) खुरांचीं दोन गेळे.

**०धाड**—स्त्री. उंदरांचा उपद्रव; उंदिरखाद. **०विष्वी**—कर्नाटकांत  
गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीं येणारा श्रद्धांचा सण. या दिवशीं  
लेड्या (गोड कडबोळीं) तळून नैवेद्य दाखवितात व तो दुसऱ्या  
दिवशीं पहाटे शेताच्या सीमेवर नेऊन ठेवतात. उंदरांनीं शेताची  
नासाडी करुं नये म्हणून हा सण पाळतात. **०वासा**—पु. घरांतील  
मितीच्या बरील भाग आंतील वाजूस उतरता असल्यास छप्पर व  
वासा यांमध्ये उंदरास फिरावयास जागा राहाते म्हणून तेथें अस-  
णान्या वाशास हा शब्द लावितात. ही जागा बहुधा उंदरांचा त्रास  
वांचविण्यासाठीं चुन्यानें भरून काढितात. **०सांधा**—स्त्री. उंदीरवाशा-  
मुळे उंदरांना वावरण्यास असलेली मोकळी जागा.

**उदीसर**—वि. उदी, तपकिरी रंगाचे. [अर. उद+सं. सदइय]

**उदुंबर**—पु. औदुंबर; उंबर; एक वृक्ष. [सं.] **०मशक**—पु. अ. व.  
उंबरातील किडे. —वि. या किड्यांप्रमाणे गर्दी असलेले; थडे अस-  
लेले; बुजबुजलेले; भरलेले.

शको. १. ४८

**उदें**—न. (राजा.) पाण्यांतील एक जनावर. ऊद पहा.

**उदेउदे**—उद्दा. उदोउदो करणे; अतिशय स्तुति करणे; अय-  
जयकार करणे. उदो व उदव पहा. 'उदेउदे शब्द आरोळी हो  
करिं कृपा ।'—अजनी बोधपर पदसंग्रह ३९. [सं. उदय; म. उदो]

**उदेग**—पु. उद्रेग पहा. 'राजिक देविक उदेग चिंता । अन्न वन्न  
देहममता ॥'—दा ११. ३. ५. 'तया सांगता थोर उदेग जीवा ।'  
—राक १. १८. [सं. उद्रेग अप.]

**उदेजणे**—अक्रि. १ उदय पावणे; उगवणे. 'जसा अनेक  
डोकियां दिनेश हो उदेजुनी । प्रकाशनी पदार्थ ही अपार रश्मिच्या  
गर्णी ।'—हस्तामलक ९. (शिवरामकृत) २ उत्पन्न होणे. 'अरिष्टे  
उदयिजेती काळे ।'—मुआदि २६. ९८. [सं. उद+इ-उदय]

**उदेणे**—अक्रि. (काव्य) १ उगवणे; उदय पावणे. 'जो  
उदेला गांवेंनीं खाये । दोहीते यया ॥'—ज्ञा १५. ४७३. २ उत्पन्न  
होणे; वाहेर निघणे. 'आहा हो हें पाहा, अमृत मथितां ते विष  
महा, उदेलें ।'—हाणीतस फडफडां ध्वनि हो उदेला ।'—नल  
९०. ३ नशीव फळफळणे; उत्कर्ष पावणे. 'अघटितघटणेनें देव  
क्रिवा उदेलें ।'—साराह २. ११२. [सं. उद+इ]

**उदेंनी**—स्त्री. (गो) उगवती; पूर्व दिशा. [उदित]

**उदेयांचा**—क्रिपि. १ उजाडतांचा; सकाळचा. **०विधि**—पु.  
प्रातरिधी. 'उदेयांचा विधी सारंगीनी ।'—शिशु २३०. [उदय]

**उदेळ**—न. उदांचे तेल, अर्क. [उद+एळ=तेल]

**उदेव-वो**—पु. (गो.) उदय पहा. 'मुर्ये उदेवो करी  
तेथीनि ।'—खिपु. १. १८५.

**उदेवणे**—अक्रि. (गो.) उदय पावणे; उगवणे पहा. [उदय]

**उदेसलिफ**—पु. भुईकोहळा. —सुंव्या ११३. [अर.]

**उदै**—क्रिपि. उद्यां. 'उदै करील अयोध्याप्रवेश ।'—कृसुरा  
७३. ९०. [उदय]

**उदैजणे**—अक्रि. उगवणे; उदय पावणे; उदेजणे पहा. 'उदै-  
जणे केतूचे जैसे ।'—ज्ञा १६. ३१९. 'कां विज्ञचे उदैजणे । तोचि  
अस्तु ।'—अम ४. ९. [सं. उद+इ-अय-उदय]

**उदैणे**—अक्रि. १ उदेणे; उगवणे. 'तंव उदैला दिनकर ।'  
—दाव ३१६. २ उत्पन्न होणे. 'काई सांघाल उदैले । ते जाण-  
वेना ॥'—शिशु ११५. [उदणे]

**उदो**—पु. १ उदय. 'तंव उदो जाला दीनकर ।'—उषा  
२८. १२. २ प्रादुर्भाव; उत्पत्ति. ३ विजय; उदयोस्तु, जागी हो !  
असा शब्द; आनंदाची आरोळी. उदव, उदे उदे पहा. 'प्रपंचगो-  
धळाचेनि हरिखे । उदो म्हणोनी नाचती ॥'—परस्व ११. ६०.  
'नाही जाळीत भणदी । उदो म्हणोनि आनंदी ।'—तुगा १८१६.  
**०उदो करणे**—टिमकी वाजविणे; खुशामत करणे; मोटेपणा देणे;  
स्तुति करणे. [सं. उदय; का. उदु=जागी हो याअर्थी नैवेद्याच्या-  
वेळची हांक]

**उदो**—पु. नाश. 'सुकृताचा उदो केला। गोंधळ घाला ईश्रिये ॥'—तुगा ४०९. गोंधळ घालाक्याच्या वेळीं दिवडी पाजळून तेल वगैरे जाळतात व उदो उदो म्हणतात या क्रियेस उद्देशून पेट विणें, जाळणें, नाश करणें असा अर्थ झाला असावा. [ उदय ]

**उद्गत**—वि. १ उगवलेला; उत्पन्न झालेला; निघालेला; उद्भूत. २ वर गेलेला, चढलेला. [ सं. उद्+गम्=जाणें ]

**उद्गर्ण**—क्रि. खवळणें; उसळणें; आवाज करणें. [ सं. उद्+गर्=आवाज करणें ]

**उद्गम**—पु. उगम; मूळ; प्रारंभ; प्रादुर्भाव; जन्म; झरा. (लक्षणेनं व शब्दशाः—नदी, चाल, भांडण, रूढी, भाषा इ. चा ) २ वर जाणें, चढणें, उडणें. [ सं. उद्+गम्=जाणें ]

**उद्गाता**—पु. यज्ञांतील सामगान करणारा ऋत्विज. 'उद्गाता कौत्समुनी पिंगळ अध्वर्यु त्या मखी होता।'—मोआदि ७४. [ सं. उद्+गौ=गाणें ]

**उद्गामी**—वि. वर जाणारा, चढणारा, निघणारा. —स्त्री. अनुमानशक्तीचा एक भेद; दुसरा भेद अवगामी—अभ्यापन १. [ सं. ]

**उद्गार**—पु. १ उच्चार; बोलणें; तोंडांतून निघालेला ध्वनि, शब्द. 'साधूचे जे उद्गार त्यांचीं शकुनगाढ बांधावी'. २ विकार प्रदर्शन उ० क्रोधोद्गार; आनंदोद्गार; आश्चर्योद्गार वगैरे; अहाहा! वाहवा इ. तोंडांतून निघणारे विकाराचे ध्वनि. ३ तोंडांतून असंकल्पित असा निघालेला ध्वनि, उच्चार; रुहज, बुकून तोंडावाटे निघालेला विशिष्ट गोष्टीचा ज्ञापक शब्द. ४ ढेंकर; ओकारी; वमन. [ सं. उत्+गृ ]

**उद्गारण**—अक्रि. १ उच्चारणें; बोलणें. २ आवेशानें, जोरानें बोलणें, क्रोधानें बोलणें, शब्द करणें; विकारवशा होऊन उद्गार काढणें. [ उद्गार ]

**उद्गारावची**—वि. मनांतील निरनिराळे भाव व्यक्त करण्याकरितां उच्चारलेलीं अवयवें; केवळप्रयोगी अवयवें. उ० अहाहा! अबब! अरें! वगैरे. [ सं. उद्गार+वच्=बोलणें ]

**उद्गारण**—न. वमन; ओक; ओकारी. [ सं. उद्+गृ ]

**उद्गर्ण**—वि. ओकलेलें; तोंडांतून बाहेर पडलेलें. [ सं. उत्+गृ ]

**उद्घाटण**—न. १ उघडणें; खोलणें; उलगडणें; (कपाट, झांकण, तसबीर, इ०). २ फोडणें; उघडकीस आणणें; प्रसिद्ध करणें. उ० मर्मोद्घाटन; गुह्योद्घाटन इ०. ३ स्पष्ट करणें; विवरण करणें; चर्चा करणें. [ सं. उद्+घट् ]

**उद्घाटित**—वि. १ उघडलेला; उघड केलेला; उलगडून दाखविलेला; उद्घाटण केलेला. २ स्पष्ट केलेला; विवेचिलेला. [ सं. ]

**उद्घृष्टता**—स्त्री. (संगीत) नीरस उद्घोष करणें. [ सं. उद्+घृष्ट ]

**उद्घोष**—पु. घोकरणें; पुनःपुनः म्हणणें (स्मरणांत राहाण्याकरितां, पाठ करण्याकरतां). २ (ल.) तीच तीच गोष्ट पुनःपुन्हा:

सांगणें; एकाच विषयावर एकसारखें बोलत राहणें. ३ लोकवार्ता; वदंता; लोककि; बातमी. ४ दवंडी; जाहीर करणें; गर्जना. ५ घोष; धोसरा; उत्कंठा. [ सं. उत्+घृष्ट=घोष ]

**उद्दाम**—वि. १ धोड; धारिष्टवान; दांडगा; साहसी. २ गर्विष्ठ; उन्मत्त; मस्त; बेफाम. ३ जोराचा; मजबूत; टवटवीत; जोमदार (अंकुर, कलिका, पुष्प वगैरे). ४ मोठा; उसृशीत; ठळक (दागिना, रत्न वगैरे). ५ अतिशय गहिरा; तजेलेदार; चकचकीत (रंग). ६ उप्र; तीव्र (वास). ७ मोठा; पहाडी; भरदार; गंभीर; सुस्वर (आवाज, ध्वनि). [ सं. उद्+दम् ] **०पणा**—पु. दांडगेपणा; उन्मत्तपणा. 'पण आमच्या मते तें निर्भिड आहे. असें म्हणण्यापेक्षां तें उद्दामपणाचें आहे...असें म्हणणें अधिक योग्य...होईल.'—टि. ३.३५४.

**उद्दित**—वि. उदित; उल्लसित; शोभिवंत. 'हृष्ये निर्भर उद्दित। सुप्रसन्नवदनु।'—दा १.२.९. [ सं. उदित ]

**उद्दिष्ट**—वि. १ योजलेलें; संकल्पिलेले; मनांत ठरविलेले; विचार करून ठाम बनविलेले; अभिप्रेत. २ विवक्षित; निदिष्ट; उल्लेखित; दिग्दर्शित; वर्णन केलेले. [ सं. उत्+दिश् ]

**उद्दिष्ट**—न. (संगीत) इच्छित स्वरान्या प्रस्तारांतील अमुक स्वरूपाच्या स्वररचनेचा प्रकार किंवा हे सांगणें. [ सं. उत्+दिश् ]

**उद्दीपक**—वि. १ पेटविणारें; चेतना देणारें; प्रवर्तक; प्रोत्साहन देणारें; जागृत करणारें; मनोवृत्ति उंचेकळविणारें; स्फुरण देणारें; २ (वैद्यक) उत्तेजक (द्रव्य, औषध इ०). 'रक्तचंदनादिक पदार्थ कामोद्दीपक आहेत.' (इं.) रिटम्युलेटिव्ह [ सं. उत्+दीप् ]

**उद्दीपण**—अक्रि. चेतना होणें; प्रवर्तन होणें; प्रकाशणें. 'कां जागृती जंव जंव उद्दीपे।'—शा १८.११०४. [ सं. उद्दीपण ]

**उद्दीपन**—न. १ प्रज्वलन; चेतविणें; पेटविणें. २ प्रकाशन; प्रकाश; उजेड. ३ (ल.) प्रवर्तन करणें; जागृत करणें (क्रोध, लोभ इ० विकार) 'या चूर्णानें धुधेंचे उद्दीपन होतें.' ४ (ल.) ज्यामुळे चेतना, जागृति होते असा उत्तेजक पदार्थ; उ० क्रोधोद्दीपन; कामोद्दीपन; हर्षोद्दीपन इ० **०विभाव**—पु. (साहित्य) साहित्याखातील शृंगाररसाचा एक विभाव विशेष. —शर

**उद्देश**—पु १ प्रयोजन; हेतु; इच्छा; मनांतील कार्य; अभिप्राय; आशय; मतलब. 'ऐसा योगयुक्तीचा उद्देशु।'—हा ५. १६१. 'तो उद्देशु तूं नेणसीचि।'—हा ३.३४. २ श्रिग्दर्शन; वर्णन; प्रकटीकरण. 'उद्देशे एक दोनि। जायिजती बोलोनी।'—हा १. १०४. ३ सारांश. 'म्हणोनि मागां भाव जैसे। आपुले सांगितले तुवां उद्देशे।'—हा १०.१८८. [ सं. उद्+दिश् ] **०कारण**—न. (न्याय) हेतु; प्रयोजन; न्यायशास्त्रातील कारणांतील एक प्रकार. (इं.) फायनल कॉझ. 'प्रक्षालन हे (साबणांचे) उद्देशकारण होय.'—न्यायप ५८.

**उद्देश्ये**—उक्ति. १ मनांत योजणे; विचार करून ठरविणे; संकल्प करणे. २ नांव घेऊन किंवा उल्लेख करून उच्चारणे, बोलणे. ३ प्रयोजन, हेतु असणे; बेत असणे, ठरविणे. [ सं. उद्देश ]

**उद्देश्य**—न. १ संकल्पित कार्य, बेत, मनांतील हेतु. २ ज्या विषयी संकल्प करावयाचा ते ३ (व्या.) वाक्याचा एक भाग; वाक्यांत ज्या अर्थाला उद्देशून विधान केलेले असते किंवा ज्या विषयी वक्ता बोलतो ते; वाक्याचा दुसरा भाग विधेय होय. [ सं. ]

**०वाचक**—पु. (व्या.) कर्तृबोधक, उद्देश्य, हेतु दाखविणारा (शब्द) **०विधेयभाव**—पु. कर्तृपद आणि क्रियापद उद्देश्य आणि विधेय यांमधील संबंध. **०विस्तार**—पु. कर्तृपदाची विशेषणे किंवा तत्संबद्ध शब्द वगैरे. 'उद्देशविस्तार व विधेयविस्तार हे पाठ मुलांना फार मनोरंजक वाटतात.'—अध्यापन ९७. [ सं. ]

**उद्धट**—वि. १ उर्मट; दांडगा; उद्दाम; असम्य; वेपर्वा; अविनयशील. 'पहिलेच श्रीमदें उद्धट। त्यावारी मांडिलें कपट।'—एभा १.३४६. २ उद्धट; पाणीदार; बलवान. 'अतिरिथ उद्धटवीर। पाठीसी चालती कृष्णकुमर।'—ह ३३.११८. [ सं. उद्धत, उद्+हन्—हत ]

**उद्धटाई**—स्त्री. धिटाईची, वेपर्वाईची वागणूक; दांडगेपणा; वेपर्वाई; मग्नरी. [ उद्धट ]

**उद्धटित (अंगहार)**—पु. (नृत्य) उजवा हात आर्षी उद्धटित करून मग अपविद्ध करणे, मग उजवा पाय निकुटित करून हीच सर्व क्रिया डाव्या हातानें व पायांनें करणे, मग उरोमंडल हात करून नितंब, करिहस्त व कटिच्छिन्न हीं करणे क्रमानें करणे. [ सं. ]

**उद्धटित (करण)**—न. (नृत्य) पाय उद्धटित करून तळहात एकाशी एक जुळवून नंतर डावा हात डाव्या नितंबावर व उजवा हात उजव्या नितंबावर ठेवणे.

**उद्धटित (पाद)**—पु. (नृत्य) चवड्यावर उभें राहून टांच वर उचलून पुन्हा टांच जमीनीवर टेकणे. [ सं. ]

**उद्धड**—न. मस्तकविरहित धड.—खिदि ३४८. [ सं. उद्+म. धड ] **०करणे**—ठार करणे.

**उद्धत**—वि. १ मस्त; गर्बिष्ठ; उर्मट; उद्धट; 'उद्धत त्या जाती। इर्थे रंगल्या उद्धती।'—तुगा ३११८. 'नन्हेचि न विचारिले बुधजनासि म्यां उद्धते।'—केका ५९. २ साहसी; धीट. 'हे संगामी अति उद्धत।—ज्ञा १.१९४. —न. उपमर्द. 'सख्याचें उद्धत। सखा साहें निवांत।—ज्ञा ११.५७४. [ सं. उद्+हन्—हत ]

**उद्धरगत**—उद्धरगत पहा.

**उद्धरण**—स्त्री—नली. १ बाहेर काढणे; वर काढणे (खाली पडलेला पदार्थ). २ उपदून, निखळून काढणे (युद्ध इ०). ३ अग्निहोत्र्याने कुंडांत पुरून ठेवलेला अग्नि बाहेर काढणे; सकाळ-संध्याकाळ कुंडांतील अग्नि प्रज्वलित करणे. ४ सुटका करणे; बचाव करणे; अधोगतीपासून सोडविणे; संरक्षण करणे. ५ शापापासून बचाव करणे;

(उःशाप देऊन) उद्धार करणे; पुनः योग्यतेस चढविणे; मुक्ति देणे. ६ देऊळ वगैरेची दुष्टस्ती करणे. ७ चालू करणे; पुनरुज्जीवित करणे; पुनरुद्धार करणे (वृत्ति, धर्म, हक, मालमत्ता इ० चा). [ सं. उद्+ह ]

**उद्धरणे**—उक्ति. १ सोडविणे; सुटका करणे; वर काढणे; मुक्ति करणे. 'भक्त उद्धरावेआं अपाह।'—दाव ४. 'उन्नतजेंद्रउद्धरण। गभेसंरक्षण परीक्षितेचि।'—एभा २.३०५. २ वैभवाच्या स्थितीस नेणे; स्वगादि उत्कृष्ट लोकीं पोहोचणे; मुक्ति करणे. 'राम उद्धरनि गौतमजाया।'—भगीरथानें आपल्या भस्मीसूत पीताराना स्वर्गीय गंगा पाताळांत आणून उद्धरिलें. ३ (विपरीत लक्षणा) शिब्या देणे (वडील माणसांना). (एखाद्याचे) पितर उद्धरणे—वाडवडिलांना, पितरांना शिब्या देणे. [ सं. उद्+ह; उद्धरण ]

**उद्धारमल**—न. (शाप) एक प्रकारचे अमल—घटक उज्व व हर. (इं.) हायड्रोक्लोरिक अॅसिड.

**उद्धर्ता, उद्धारक**—वि. सुटका करणारा; मुक्ति करणारा. [ सं. ] **उद्धव**—पु. उत्साह; आनंद. 'निजतत्त्व कथुनि ब्रह्मादि सुरासि विपुल उद्धव दे।'—वि. माहा ३.३९. [ सं. उद्+हु ]

**उद्धवणे**—कि. प्रज्ज्वलित करणे. 'अनुताप वैश्वानरा। उद्धवतु इंद्रिण जोहरा। आंतु कवण वांचे।'—अ. ५६. [ सं. उद्+धृ ]

**उद्धळण**—न. फांसणे; चोपडणे; उडवणे; उधळणे. 'भस्म उद्धळण लक्ष्मीचा भोग। शंकर श्रीरंग उभयरूपी॥'—तुगा २०५०. [ सं. उद्+धूल ]

**उद्धाट**—पु. १ घषेण. २ (ल.) घोष. 'ते कळिमळांचीं मळगटे। नामोद्धाटे नासती॥'—एभा ४.२५३. [ सं. उद्+हन्—हत् ]

**उद्धात**—वि. फांकलेला; पसरलेला. 'उद्धातया रंगाचा हीरा ते मानकुलाचि।'—भाए ६४५. [ सं. उद्+धा=सोडणे ]

**उद्धार**—पु. उध्दरण पहा. १ वर, बाहेर काढणे. २ मुक्ति; मोक्ष; सुटका; सोडवणूक; हीन जातीतून वर आणणे; गभेवास मुक्ति. ३ पुनरुज्जीवन; पुनर्जन्म; (इं.) रेनासन्स; उध्दार-कालीन=रेनासन्स काळांतील (युरोपातील १५ वें शतक). ४ आलापन (राग, रागिणी वगैरे). 'रागोध्दार करितां प्रत्यक्ष। दीप लागले लक्षानुलक्ष।'—शनि २२८. ५ वेंचा; अवतरण (एखाद्या पंथातील). [ सं. उद्+ह किंवा धृ ] **०करणे**—(उप)शिब्या देणे; पितर उध्दरणे.

**उद्धारक**—वि. १ वर काढणारा; उध्दार करणारा; उध्दर्ता. २ (सामाजिक). जुन्या मताचा; दुधारेक; सुधारेक या संज्ञेविरुद्ध. [ सं. ] **उद्धारगत**—स्त्री. उध्दार. १ चांगली स्थिति प्राप्त होणे.

२ मुक्ति मिळणे; सुटका होणे. [ सं. उध्दार+गति ]

**उद्धारण**—णं—उध्दरण, उद्धरणे पहा.

**उद्धूलन**—न. १ उधळणे; इतस्ततः फेकणे; पसरणे; (माती, राख, भस्म, गुळाळ, लुका इ०). २ (ल.) उधळपट्टी करणे; बेसुमार खचणे. [ सं. उद्+धूल ]



**उद्धृत**—वि. १ मुद्रका केलेला; मुक्त केलेला; रक्षिलेला; वर चढविलेला; उत्कर्ष केलेला; उद्धरण पहा. २ अवतरून, उतरून घेतलेले (वाक्य वगैरे). [ सं. ]

**उद्ध्वंश**—न. टांगून ठेवणे; लोंबकळत ठेवणे. [ सं. उद्ध्वंश ]

**उद्धीज**—वि. एकदम उत्पन्न झालेले, आलेले (टोळ, टोळ-धाड, मुंग्यांचा थवा, ढेंकून वगैरे). —न. एकदम येणारा, दिसू लागणारा धोळका; पुंज (मुंग्या, ढेंकून इ० चा). [ सं. उद्धिज ]

**उद्धुध**—वि. १ माहिती करून दिलेला; जाणीव असलेला; ज्ञान झालेला. २ जागृत; उज्जीवित; चेतना दिलेला; उत्तेजित. ३ ताकीद दिलेला; पूर्वमंचित, आटवण, समजावणी मिळालेला. [ सं. ]

**उद्धोध**—पु. १ शिकवण; शिक्षण; समजावणी. २ सूचना; ताकीद. ३ जागृति; निजून उठणे; चेतना. 'निखळ उद्धोधांचेचि आपणें घडे ॥'—ज्ञा ९.९६. 'आवाढ मासीं शयन, भाद्रपदमासीं अंगपरिवर्तन, कार्तिकीं उद्धोधन। (असें विष्णु करतो).' ४ (विशेषतः उद्धोध). ज्ञान; माहिती; समज; जाणीव. [ सं. उद्धुध ]

**उद्धोधक**—वि. १ सूचक; द्योतक; गमक; ज्ञापक. उ० शरण आल्यांचे—दातीं धरलेले तुण; अनर्थांचे—उल्कापात वगैरे; राजत्वांचे छत्र, ध्वज वगैरे; ताप आल्यांचे—अंग जल होणे वगैरे; मृत्यु जवळ आल्यांचे—वृद्धत्व अशक्तता इ० हीं त्या त्या स्थितीचीं उद्धोधक लक्षणं होता, २ उतेजक; मादक; दाहक. उ०—अम्ल (जिभेचे), सौंदर्य (दृच्छेचे, कामाचे). यावरून (सामा.) प्रवर्तक; उद्दीपक; उतेजक; चैतन्यदायक. [ सं. उद्धुध = जाणणे ]

**उद्धट**—वि. १ झुर; धाडशी; बलवान्; धारिष्टवान; धैर्याचा. 'राजकुमार वीर उद्धट।—मुआदि ३१.२९. २ प्रचंड; अफाट; मोठा; विस्तृत. 'आंसडोनि बळउद्धटें। मधें उधडिला तडतडाटें।'—सुसमा ५.५. ३ श्रेष्ठ; उत्कृष्ट; थोर; प्रख्यात. 'जे स्वगुणीं उद्धट। घेऊनि सत्त्व चोखट ॥'—ज्ञा १२.२१८. ४ कठिण; कठोर; खडतर. 'पुराणीं उपदेश साधन उद्धट। आम्हां सोपी वाट वेडुंटींची ॥'—तुगा २११९. ५ उन्मत्त; उद्धट पहा. [ सं. उद्धभट ]

**उद्धव**—पु. १ उत्पत्ति; प्रादुर्भाव; प्रारंभ; जन्म. 'भुवनोद्धवारंभस्तंभ। भवध्वंस ॥'—ज्ञा १८.५. २ प्रकट होणे; बाहेर पडणे. ३ उत्पत्ति; हेतु. [ सं. उद्ध + भू ]

**उद्धवणे**—अक्रि. १ उत्पन्न होणे; प्रारंभ होणे; निर्माण होणे; जन्म पावणे. २ प्रकट होणे. (कचित् सकर्मक प्रयोग) [ सं. उद्ध + भू ]

**उद्धावन**—न. १ विचार; बोलणे; सांगणे २ उत्पत्ति; जन्म; उत्पादन. ३ प्रकट करणे; उपस्थित करणे; प्रदर्शन. ४ अनवधान; असावधान; अनास्था. [ सं. उद्ध + भू—भाव—भावन ]

**उद्धावणे—विणे**—क्रि. १ उत्पन्न करणे; अस्तित्वांत आणणे; जन्माला घालणे. २ प्रकट करणे; उघड करणे. [ उद्ध + भू—भव—भाव, उद्धावन ]

**उद्धिज—उज्ज—द**—न. वृक्ष, वनस्पति इ० सृष्टि. 'जैसी मही हे उद्धिज।'—ज्ञा ६.४४. —वि. जमीनींत उगवणारे; जमीनीतून वर येणारे; अंकुर फुटणारे; बाहेर पडणारे (वृक्ष, वनस्पति, इ०) [ सं. उद्ध + भिद् ] **० कटिबंध**—पु. पृथ्वीच्या ज्या भागांत वनस्पती वाढतात तो प्रदेश. **० क्रांति**—स्त्री. वनस्पतिवर्ग; प्राणिवर्गांच्या उलट. 'सैद्रियरसायनशास्त्रांत उद्धिज व प्राणिज या सैद्रियकोटींतील यच्चयावत् पदार्थांचा समावेश होतो.'—संपू प्रस्तावना १.

**उद्धभूत**—वि. १ उत्पन्न झालेला; जन्मलेला. २ प्रंगट झालेला; निघालेला; बाहेर पडलेला; आविर्भूत. [ सं. उद्ध + भू—भूत ] **० उधणता**—स्त्री. आपल्या त्वचेस समजणारी उधणता. —भुवणेंन ३१.

**उद्धेद**—पु. १ फुटून बाहेर पडण्याची क्रिया (जमीनीतून अंकुर येतात त्याप्रमाणे). 'पञ्चन्य पडळ म्हुणजे भूमीतील वीजे भूमीचा उद्धेद करून बाहेर येतात.' २ विकसन; उमळणे; फुलणे; दृश्य होणे. [ सं. उद्ध + भिद् ]

**उद्धन्नत**—वि. मनस्ताप पावलेला; विव्हळ; यावरलेला; गोंधळलेला; गडबडलेला. [ सं. उद्ध + भ्रम् ]

**उद्यत**—(खुत) उन्मत्त पहा. [ सं. उन्मत्त अप. ]

**उद्यत**—वि १ तयार; तत्पर; उत्सुक; उत्पुक; मिद्ग. 'जे जाहले असती उद्यत झुंजावया।'—ज्ञा १.२१९. २ उगवलेला; वर आलेला (सुधे वगैरे) [ सं. उद्ध + यम्—यत ] **० डूड—बाहु**—वि. हात वर केलेला; हात उगारलेला; कडक; शिस्तीचा; कठोर (राजा, न्यायाधीश). [ सं. ]

**उद्यम**—पु. उद्योग; उद्योगधंदा; व्यापार. उद्दीम पहा. 'जेंसं भाग्याचिथे भडसें। उद्यमाचेनि मिसं।'—ज्ञा ६.३५४. [ सं. उद्ध + यम्=प्रयत्न करणे ] **० शीतल**—वि. उद्योगी; मेहनती; परिश्रम करणारा; कष्टाळु; उत्साही. [ सं. ]

**उद्यमी**—वि. उद्योगी; नेहमी कामांत असेलेला, मेहनती; कष्टाळु. [ सं. ]

**उद्यां**—क्रि. उदयीक, दुसऱ्या दिवशीं. [ सं. उद्ध + द; उदये—उदयां—उद्यां—राजवाडे—ग्रंथमाला ] **० कडे**—क्रि. उद्यां; उद्यांपथेत. 'म्हातारबुवा, बादशहाचा एक सरदार आपल्या लंकरासह आज—उद्यांकडे ह्या बाजूने जाणार असल्याची संनापतीसाहबाना खबर लागली आहं.'—स्वप १९०. **० चा आदितवार**—कर्वी न येणारा दिवस=एखादी गोष्ट करावयाचे मनांत नसले म्हुणजे. उद्यांच्या आदितवारीं करूं असे उतर द्यावयाचे.

**उद्यान**—न. बाग; बगीचा; उपवन. 'नातरि उद्यानिचेआ फळां। च्युत द्राक्षादि रसाळा।'—ऋ ५८. 'कीं अविनव उद्यान। विवेकतरुचे'—ज्ञा १.२८. [ सं. उद्ध + या = जाणे ] **० भोजन**—न. वनभोजन. (दं.) पिकूनिक. 'तथापि चार सहा महिन्यांतून एखादे

वेळेस तरी त्यांना शिष्टसंप्रदायाप्रमाणे उद्यानभोजन, खाना, चहा-पार्टी वगैरे थायी लागत असेच. '—नपुक २६.

**उद्यापन**—न. १ एखादे आरंभिलेले व्रत संपल्यावर त्या व्रताची समाप्ति करणे; त्यासंबंधी विधि, कर्म २ धर्मशाळा, सरोवर, अश्वत्थ इत्यादिकांचा उपयोग करावयाच्या पूर्वी करावयाचा विधि. ३ ( ल. ) गाशा गुंडाळणे; कार्यसमाप्ति; हानि; आपत्ति; अरिष्ट; संकट; कायनाश. [ सं. उद्+या=जाणे-यापन ]

**उद्यापित**—वि. योग्य विधीने विसर्जन केलेला; विधिपूर्वक उपयोगांत आणलेला ( तळे, धर्मशाळा वगैरे ) [ सं. ]

**उद्युक्त**—वि. १ तयार; सिद्ध; सज्ज. २ गढलेला; गुंतलेला. [ सं. उद्+युज्=जोडणे ]

**उद्युक्ता**—वि. उदय, प्रकाश करणारा. उद्योतकर पहा. [ सं. उद्+युत्=प्रकाशणे ]

**उद्येल**—( कुण. ) उदेल पहा.

**उद्यांग**—पु. १ काम, धंदा; नोकरी; रोजगार. २ कार्य; व्यवसाय. ३ खटपट; प्रयत्न; मेहनत; श्रम. [ सं. उद्+युज्=जोडणे-योग ] **ंचालविणे-करणे**—काम हाती घेणे; कामधंदा चालविणे, सुरू करणे. **वेळे-वेळा**—पुत्री. दिनमानाचे आठ भाग घरून पाडलेला एक भाग. हा ३॥ घटिकांचा असतो. म्ह० १ उद्योगाचे घर्षी ऋद्धिसिद्धि पाणी भरी=उद्योगी मनुष्यास धनप्राप्ति वगैरे होते. २ ( कौ. ) ये उद्योगा आणि वेस माझ्या खांद्यावर=रिकामा उद्योग उकरू काढणे.

**उद्योगी**—वि. १ नेहमी कामांत गुंतलेला, गर्क असलेला. २ मेहनती; कष्टालु. ३ ज्याला कामधंदा आहे असा. आळशी याच्या उलट. ४ ( उप. ) उपध्यापी; नसते लचांड उपस्थित करणारा. 'उद्योगी बाळ'

**उद्योतकर-कार-कार**—वि.पु. उदयकर्ता; प्रकाशक; दीपक. 'बडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योतकार सुर्थ जैसा ।'—अमृ ६.३. [ सं. उद्योत+कृ ]

**उद्**—पु. ऊद; पाणमांजर; जलनकुल. [ सं. ]

**उद्रस**—वि. वेचव; नीरस; शुष्क; शिळें; वाळलेलें. [ सं. उद्+रस ]

**उद्राण**—न. मुक्ति. उद्दरण पहा. 'पोवाडा गात्याला उद्राण । ऐकत्याला घडो पुण्य ।'—पेपो ६३. [ उद्दरण अप. ]

**उद्रिक्त**—वि. अतिशय समृद्ध असलेलें; रगड, वाजवीपेक्षां जास्त; रगडंग. [ सं. उद्+रिक्=अधिक असणे ]

**उद्रेक**—पु. १ वृद्धि; अतिशयपणा; वेपुल्य; अतिरेक. २ वेग; वेदना; यारना; कळ, सुरडा (पोटातील विकारापुढे मलमूत्रविसर्जना पूर्वी होणारा). ३ आकस्मिक प्रेरणा; लहर; उमाळा (पोटांतून येणे या बरोबर प्रयोग). [ सं. उद्+रिक् ]

**उद्वर्तन**—न. अप. रूप-उद्वर्चन. १ सुगंधि द्रव्ये लावून स्वच्छ करणे; उद्वर्ण लावणे ( देवमूर्ति, शरीर इ०स ); प्रक्षालन. उ० करोद्वर्तन. 'निर्मळा आंगोद्वर्तने । कळाकौशल्ये रसाएने ॥'—ऋ ७५. 'कितिएक गोपखिया । विलेपन करित होतिया । उद्वर्तनादि क्रिया । संपादितो ।'—रास १.२१४. २ कामावरून हांकून देणे; उच्चाटण. [ सं. उद्+वृत् ]

**उद्वर्तन (ऊरु)**—न. ( नृत्य ) नृत्यांत सूचीपाद करून मांडी वर उचलणे. [ सं. ]

**उद्वर्तेनफलक**—पु. तार किंवा सूत ओढण्याची पट्टी, जंत्री.

**उद्रस, उद्रसु-से, उद्रस्त**—वि. १ ओस; शून्य; उजाड; निर्जन; आंसाड; उज्वस्त; रिकामा. 'ययापरी उद्रस समस्त । पांढरी पडली ।'—गीता २.२२७१. 'नाना उद्रसे जे वने ।'—दा ८.५.८. 'वसुंधरा उद्रस आजि झाली ।'—साहू ३.२५ २ ( राजा. ) अस्ताव्यस्त; अव्यवस्थित; घोटाळ्याचा; गोंधळ झालेला ( व्यवहार, काम). ३ व्यर्थ; फुकट. 'नातरी पाहावया दिवसु । वातीचा कीजे सोसु । तेव्हाही उद्रसु । उयसु पडे ॥'—अमृ ६.२९. 'शेषसमा नेत्री देखिली । त्यापुढे सुरधामे उद्रस वाटली ।'—ज ३९.९०. [ सं. उद्+वस्=व्यस्त ]

**उद्रस्कंध**—पु. सप्तस्कंधांतील सूर्यमंडळापासून चंद्रमंडळापर्यंत ज्याची मर्यादा असा तिसरा स्कंध. —हंको. [ सं. ]

**उद्राचन-उद्राजन**—उद्वर्तन पहा.

**उद्रासन**—न. १ सूतीत स्थापित केलेल्या देवतेचे विसर्जन; उत्थापन. २ काढून टाकणे ( अधिकारापासून ); उच्चाटण. [ सं. उद्+वस् प्रयोगक ]

**उद्राह**—पु. विवाह; लग्न. [ सं. उद्+वह=नेणे ]

**उद्राहित**—वि. विवाहित. [ सं. ]

**उद्राहित (कटि)**—स्त्री. ( नृत्य ) नृत्यामध्ये दोन्ही पायांच्या चवड्यावर उभे राहिल्याने वर उचललेली कंबरची स्थिति; लठ माणसाचे चालणे दाखविणे व नाचण्याचा भाव दाखविणे, अशा वेळी हा अभिनय करतात. [ सं. ]

**उद्राहित (जंघा)**—स्त्री. ( नृत्य ) नृत्याच्या वेळी सूचीपाद केला म्हणजे जंघा वर उचलली जाते ती स्थिति.

**उद्राहित (वक्षःस्थल)**—न. ( नृत्य ) नृत्यामध्ये दोन्ही पायांचे चवड्यावर उभे राहिले असतां सर्व शरीराचा भार उचलून धरावा लागतो तेव्हा साहजिकच वक्षःस्थलहि उचलले जाते ती स्थिति; जांभई देणे, विव्बोकाचा भाव वगैरेच्या वेळी हा अभिनय करतात. [ सं. ]

**उद्विग्न**—वि. उदास; खिन्न; अस्वस्थ; दुःख-संकट-भयप्रस्त; काळजीने व्याप्त; निताक्रांत; विषण्ण; व्यग्र; त्रस्त; उद्वेग पावलेला. [ सं. उद्+विज्=भय पावणे ]

**उद्धृत**—वि. धर्मबाह्य, अशास्त्र वर्तन करणारा; बहकलेला; उच्छृंखल; चैनी; अविचारी; स्वैरवर्तनाचा; निसवलेला; अवगलेला. [ सं. उद्धृत ]

**उद्धृत, उद्धृतशंकु**—उत्तमंडलशंकु पहा.

**उद्धृत (आकाशाचारी)**—न. (नृत्य) पाय अंचित करून दुसऱ्या पायांत अडकवून घेऊन मग मांडीला टांच लागेल अशा प्रकारें दुसऱ्या मांडीला त्या पायांन विळखा घालणें, अशा स्थितींत शरीर वर उचलून वरच्यावर गिरकी मारणें व तो पाय खाली टेंकणें (म्हणजे दुसरा पाय गिरकी घेतांना फिरेल).

**उद्धृत (करण)**—न. (नृत्य) हातांपायांसकट सर्व शरीर पुढें फेंकून उडी मारतां मारतां वरच्यावर सर्व शरीरास गिरकी देण. [ सं. ]

**उद्धृत (संयुत हस्त)**—न. (नृत्य) हात हंसपक्ष करून कनिष्ठिकेपासून आंतील बाजूने आरंभ करून एकमेकांस वेढा घालणें.

**उद्धृतक (अंगहार)**—पु. (नृत्य) उजवा पाय नूपुर करणें व हात भक्राख्य करून दोन्ही बाजूंस लोंबत सोडणें, नंतर दोन हातांनीं विक्षिप्तकरण करून तें सूचीहस्त करणें व त्रिक फिरविणें. शेवटीं लताहात करून कटिच्छिन्नकरण करणें.

**उद्वेग**—पु. उद्विग्नपणा; खेद; अस्वस्थता; खिन्नता; कंटाळा; काळजी, भीति, दुःख यापासून त्रास. 'जयासी उद्वेगु नाही चित्ती।'—ज्ञा २.२९४. 'विसर कामाचा तुका म्हणे क्षाला। उद्वेग राहिला। जावें यावें।'—तुगा ७५. [ सं. उद्ध+विज्=दुःखी होणें ]

**उद्वेगणें**—अक्रि. उद्विग्न होणें; खिन्न होणें; अस्वस्थ होणें. 'येरी म्हणे उद्वेगीजे। अश्रयो कांहीं दिसताहे।'—मुआदि ९. ७५. 'मज हांसतील ते संत। जिहीं देखिलेति मूर्तिमंत। म्हणोनि उद्वेगलें चित्त। अहाच भक्त ऐसा दिसे ॥'—तुगा ७१६. [ सं. उद्ध+विज् ]

**उद्वेप**—पु. उद्वेषाप. 'देहींचा सोडोनि खटाटोप। शिवें धरिला दारुण कोप। केला मळबुद्ध उद्वेप। जाज्वल्यमान।'—कथा ७.८.५.

**उद्वेष्टित (अंगुलि)**—स्त्री. (नृत्य) एका हातानें दुसऱ्या हाताच्या तर्जनीपासून आरंभ करून त्या हाताच्या बाहेरील बाजूने तर्जनीच्या तळहाताकडील बाजूपर्यंत हात आणणें. [ सं. ]

**उद्वेष्टित (बाहु)**—पु. (नृत्य) बाहूंचे मनगट वाटोळें फिरविणें म्हणजे सर्व बाहु फिरला जातो अशी स्थिति.

**उद्वेस्तंभाम्बल**—न. (शाप.) (इं.) हायड्रोब्रोमिक अंसिड.

**उधई**—स्त्री. पांढरी मुंगी; बाळवी. या मुंग्या जमिनींत वारुळें तयार करून किंवा भिती तुळ्यांवर धरें करून राहतात. 'उधयानीं खावळें शरीर। वरुते उगवळे तखर। तेव्हां अस्थिमय प्राण साचार यास्तव न मरें सर्वथा।'—संवि १०.११६. [ सं. उद्ध+वर+इ=जाणें; सं. उडोही; गु. उधई ]

**उधट, उधंट**—वि. उद्धट पहा. 'उधटेआं देवां जगहंपु।'—शिशु १५४. 'ज्या सासुरां वर्तति गे उधंटा।'—सारुह ७.१२८. [ सं. उद्धत ]

**उधड-डा**—वि. उक्ता; विन हिशोबी; अंदाजानें. 'जमादारास लागवड खर्चाबद्दल दरमहा १ रुपयाप्रमाणें उधड देण्यांत यावा.' (बडोदे) पहिलवान कुस्ती नियम ८.

**उधड**—पु. (व.) टेका; मक्ता. 'धेणें—मक्त्यानें धेणें. 'माप—न. अंदाजी वजन, माप, हिशेब; उक्तें माप. [ सं. उद्ध+धृत; प्रा. उध्दड ? ]

**उधडणें**—उक्रि. १ उसवणें; उकलणें; फोडणें. २ (साल, कांठ वगैरें) फाडणें; चिडचिड्या, चिरफळ्या करणें. 'मधें उधडिला तडतडाटें।'—मुसमा ७.५५. ३ (ल.) धुडकावणें; हांकलेणें; उच्चाटन करणें. 'उधडिला सिंह कोल्ह्यांनीं।'—संप्रामगीतें ८१. ४ (व.) (चांभारी) मेलेल्या जनावराचें कातडें काडणें. 'महारांनीं तें जनावर उधडलें.' [ सं. उद्ध+धृ-प्रा. उध्दडन; म. उ+धड; हिं. उध-डना; म. उदरण=उधडणें ]

**उधणी, उधवणी**—स्त्री. गवाक्ष; द्वार; धारें; धुराडें. [ सं. उद्ध+धृ ]

**उधम**—न. (माळवी) गडबड; कल्ला; दंगा. [ हिं. उधम ]

**उधमणें**—अक्रि. उकळी येणें; बुडबुडें येणें. [ सं. उद्ध+ध्मा ]

**उधर**—क्रि. (खा.) सरसकट; उधड. —भात्रे ७.१.४.

**उधरण**—न. भेट; भाहेर. 'उधरण रंगी आणि द्राक्ष फळें बहता प्रकारें। रामापुढें देविताती सकळिक पक्वानें सारें।'—ब ६२९. [ सं. उद्ध+ह; उध्दरण ]

**उधरण**—उक्रि. १ ओकणें; ओकारी येणें. 'मला उधरतें.' २ उध्दार करणें. 'जना उधरी नाथ लोकत्रयाचा।'—राम २५. [ सं. उद्ध+ह-उध्दरण ]

**उधरागति**—स्त्री. उद्धारागति; मोक्ष; मुक्ति. 'नरदेही येऊम सकळ। उधरागती पावले केवळ। येथें संसायाचें मूळ। खंडोन गेलें ॥'—दा १.१०.२०. 'जाणें—मोक्षाप्रत जाणें; मुक्त होणें. [ सं. उद्ध+धृ-उध्दर+गति ]

**उधर्ता**—वि. उध्दरता; उध्दरकर्ता. 'भूतें भूत धर्ताचि धर्ता उधर्ता।'—राक १.१. [ सं. उद्धृ ]

**उधवटां**—वि. कठिण; उधट पहा. 'देव्हडियां। वेणिआं उकलैलियां। उधवटां गांठीं सुटलियां ॥'—शिशु ७१६. [ सं. उध्दत; म. उधट ]

**उधवणी**—उधणी पहा. 'उधवणीचें जेवें तोंड। उगळी धुंवाचे उभड।'—ज्ञा १६.२९३.

**उधवणें-घिणें**—उक्रि. १ उसळणें; वर येणें, जाणें, होणें, करणें. 'नेदिजेचि संसृती। माथां उध।'—ज्ञा १४.४९. 'नातरी

वडवानल सांडुकला । प्रलयवाते पोखला । सागर शोषूनि उध-  
वला । अंबरासी ॥' -ज्ञा १.९०. -एभा ५.३०६. २ वाढणे.  
'मग तो न सांबरे जैसा उधवला ।' -ज्ञा ३.२०४. ३ उद्भ-  
वणे. 'तैसिया सर्वांगी उधवती अणिया । रोमांचिया ।' -ज्ञा ६.  
२६४. ४ वर जाणे; उढेणे; पसरणे. 'सांगे सुवनत्रया काजळी ।  
जे गगनामाजि उधवली ।' -ज्ञा ४.१७६. ५ उभे करणे; उचलून  
ठेवणे (जातण, पाटी इ०); नीट ठेवणे. [सं. उद्+धु-धव]

**उधवणे**—उद्भवेण पहा.

**उधळ**—स्त्री. अवास्तव खंचे; वेसुमार खंचे; उधळपट्टी. [सं.  
उद्+धूल] **खोर-पट्ट्या-पांड्या-माणक्या-माधळ्या-  
वाढ्या**—वि. अति खंचे करणारा; उधळ्या; वेसुमार, बेदाद, शक्ती-  
बाहेर, निष्कारण खंचे करणारा. **उठक**—पु. (उकीने) उजळक पहा.  
**पट्टी**—स्त्री. १ मनस्वी खंचे; फाजील, निष्कारण व्यय. २ (उकीने)  
खरडपट्टी पहा. (कि० काढणे). **भवानी-मावशी**—स्त्री. खर्चिक  
स्त्री; उधळी. **माणकी-माधळ**—स्त्री. उधळ; उधळपट्टी. **म्ह०**  
उधळमाधळ घाल गोंधळ.

**उधळण-णी**—नस्त्री. उधळणे, वर फेकणे, टाकणे; उडविणे.  
'जटाधारी लीळा उधळण चिंताभस्म शयनी ।' -दावि २२४.  
'विभूतीचे उधळण शितिकंड नीला ।' -शंकराची आरती. [सं.  
उद्+धूलन]

**उधळणे**—सक्ति. १ वर फेकणे; उडवणे; पसरणे (धूल, गुलाल,  
राख वगैरे). २ वारवणे; वारा घालणे. ३ (ल.) पळवून लावणे;  
दाणादाण करणे; दशदिशां करणे; हांकून लावणे; पिटाळून देणे  
(सैन्य, गर्दी वगैरे). ४ अतिशय खंचे करणे; उधळपट्टी करणे.  
'हा काय पैसा उधळतोस !' ५ (सामा.) नाहीस होणे, जाणे.  
'अहो या लोहाचा जिनस परिसेसी जरि मिळे । तयाच्या संसणे  
अखिल मग लोहत्व उधळे ।' -साशुह ५.६२. -अकि. १ दशदिशां  
पळणे (सैन्य, समाज वगैरे). 'शिकारीला गेलेले स्त्रीसैन्य उधळ-  
लेले दिसते.' -बाय ४.२. २ अनावर होणे; बुजून पळणे (भ्यालेला  
घोडा, बैल वगैरे). 'घोडा मोकळा सुटला कीं सारखा उधळतो.'  
३ उन्हाडणे; भटकणे; फिरणे (मूल वगैरेने). 'हा दिवसभर  
गांवांत उधळतो व रात्रीं घरीं येतो.' ४ आवेशाने एखादी क्रिया  
करणे (मारणे, शिव्या देणे वगैरे). ५ जोराने बाहेर पडणे;  
बळावणे (एखादा रोग). ६ बुडणे; अजिबात नाश होणे (पीक  
वगैरे). ७ पळवून जाणे; नाहीस होणे (एखादे कूळ, भाडेकरी  
वगैरे). [सं. उद्+धूल; उधूलन] **उधळा घालणे**—१ उड्या  
मारणे; हैदोस घालणे; दांडगाई मांडणे. २ पळवून लावणे, (मंत्राने,  
जादूने वगैरे).

**उधळवाफ**—स्त्री. १ ओल कमी झाल्यामुळे पेरण्यास अयोग्य  
अशी जमीनीची स्थिति; किंचित कोरडेपणा. २ पेरणीचा हंगाम  
गेल्यानंतरचा काळ; ऐनवाफ, घातवाफ यांच्या उलट. [उधळणे+वाफ]

**उधळा**—पु. उधळण पहा. 'कनककमळांचां कचोळा । कीजे  
परागात्ता उधळा ॥' -शिशु ७८१.

**उधळा-ळ्या**—वि. पुष्कळ खंचे करणारा; उडव्या पहा.  
'धर्म करी त्याला उधळा म्हणती । नकेल्या बोलती पोटपोशा ॥'  
**म्ह०** (व.) उधळ्याचा भाऊ दिग्धा.

**उधाइणे**—न. प्रकट होणे. उधवणे पहा. 'म्हणोनि आळविला  
तंव वोखटा । उधाइला हा ॥' -ज्ञा ११.४५२. [सं. उद्+धु]

**उधांग**—न. (व.) उंसंत; अवकाश. 'जरा उधांग पडू दे.'

**उधाण-न**—न. १ अमावास्या-पौर्णिमेला येणारी मोठी  
भरती; पूर्ण भरती; समा. 'भरले रतिसागरीं विषय उधान । कळं  
कुठवर करीं अपिधान ॥ -प्रला १३९. २ (सामा.) भर; उत.  
'बादशहाचा हा गळेकापू प्रकार पाहून माझ्या देहांतल्या एकूणएक  
धमन्यांतील रक्त सारखे उधाण पावत आहे.' -स्वप ७६. ३

पशुंच्या ठिकाणीं दितुन येणारे कामोद्दीपन. ४ तारुण्याचा भर.  
५ भरभराट; उत्कर्ष वगैरे. [सं. उत्थान; प्रा. उद्धान; सिं. उधण]  
**उधानाचे पाणी**—न. पौर्णिमा-अमावस्येस येणारी मोठी भरती.

**उधाणे**—कि. बहरणे; प्रफुल्ल होणे, विकसणे; बहर येणे. 'जेथ  
पत्रे प्रेमा मोददती । आनंदमकरंदे उधाती ॥' -ज्ञाप ४१२. [उधाण]

**उधानणे**—अकि. १ तारुण्याच्या भरतं येणे. २ भरती येणे.  
[उधान]

**उधानु**—वि. (नंदभाषा) तीन. उदानु पहा. 'उधानु काटी-  
वरी चोपडूची आस । नवरा राजस मिरवतसे ॥ -तुगा ४४५९.  
[नंदभाषा]

**उधार**—पु. १ पतीवर किंवा खात्यावर आणणे; आणलेला  
जिन्नस. 'मज उधार न घालावा संनिधानाचा ।' -भाए १४५.  
२ ऋण; कर्ज; पतीवर आणलेल्या मालाबद्दलचे येणे-वेणे. 'याचा  
धरी नियत इंदु उधार साचा.' -साशुह ८.१३१. ३ विन व्याजार्जी  
कर्ज; उसनी आणलेली रक्कम, वस्तु. -वि. अवकाशाचा; वाय-  
द्याचा; विलंबाचा. 'तारीन म्हणतां उधार । बोलीं दिसताहे उधिरू ॥'  
-एभा २३.९२८. 'संसार म्हणजे सर्वेच स्वार । नाही मरणास  
उधार ॥' -दा ३.९.१. -किवि. पतीवर; जबाबदारीवर (देणे,  
घेणे, आणणे, नेणे वगैरे). [सं. उद्+आ+ध; किंवा उद्+धृ]

**म्ह०** १ उधाराचे पोते सव्वा हात रिते. २ उधार आणि अंधार.  
(उधारीने घेण्यांत मनुष्य फसतो याअर्थी). ३ (व.) उधान्याचा  
पुधार खाटल्याखाली अंधार (कोणी औदार्याच्या मोठमोठ्या बाता  
मारीत असल्यास त्याला म्हणतात.) **पट**—पु. पतीवर माल घेत-  
लेल्या गिऱ्हाडकांची नोंद; उधारीची यादी. **पधाधार**—पु. पतीवर  
माल आणि कर्ज देणे, घेणे; उधारीचा व्यवहार. [उधार द्वि.]  
**धोळणे**—न. वर वर बोलणे. 'काहीं कल्पिसी संदेहो । उधार  
बोळणे कृत्रिम रणेहो ॥' -सुरशु १२९.

**उधारा**—वि. उताणा; तोंड वर केलेला.

**उधारा**—(गो.) उतारा.

**उधारी**—स्त्री. कांहीं सुदतीने पैसे देऊं करून माल नेणे; उधार व्यवहार; उधार; उचल; उचापत; ऋण. [ उधार ]

**उधावणे**—उक्ति. उद्धवणे; वाढणे; जोर घेणे. उधवणे पहा. 'अधिक्रांवि विरहोज्वरूं. उधावतु दिसे ॥ -शिशु ८३२. [ सं. उद्+धृ-धाव् ]

**उधाळा**—पु. १ डोळ्यांत कांहीं उधळून गेले असतां होणारी स्थिति; उधळणे; छुंदी. 'मज कैमा पडला मोहाचा उधाळा ॥ -भाए ३८८. २ भुकटी; रक्षा; भस्म. 'घाली रूपाचा उधाळा ॥ -भाए ३६२. [ सं. उधृल ]

**उधाळी**—स्त्री. उडी. ( कि० मारणे ).

**उधी**—स्त्री. निर्णय. -झर.

**उधृता**—स्त्री. वर धरलेली; एक लगामाचा प्रकार. -अश्वप १८५. [ उद्+धृता, अप ]

**उधेल**—वि. खवले, वण असलेला. ०तोंड-न. देवीचे वण असलेले तोंड.

**उधोपानस्थ**—पु. कोठीवाला. 'कारकून उधोपानस्था आणोन । -रामदासी २.३२.

**उध्वस्त**—वि. अस्ताव्यस्त; उधळलेला; इकडेतिकडे करून टाकलेला; नाश केलेला. [ सं. ]

**उनंत**—वि. थोर; मोठा; उन्नत. 'जुंझा लागोनी उनंत । -उषा ८२७. [ सं. उन्नत ]

**उननी**—न. ( व. ) आधण आलेले पाणी. [ सं. उन्न+वन-वणी ]

**उनानी**—क्रि. ( खा. ) आला-ली. [ हिं. आना ]

**उनाइने**—( भिळी ) ऐकून. 'तियांज बेनीहीं आखूले उनाइने शिपायाल आरुयोके ...त्याने दोर्षींचे म्हणणे ऐकून शिपायास सांगितले कीं...'

**उनाड**—वि. १ अनिर्बंध; भटक्या; मोकळा सुटलेला; स्वैर ( मनुष्य, मूल ). २ जंगली; रानटी ( बैल, वनस्पति वगैरे ). ३ ( को. ) आळा नसलेली; स्वैर; व्यभिचारी ( स्त्री ). -किवि. १ स्वैरतेने; अनिर्बंधपणे; स्वच्छंदपणे ( भटकणे ). २ आपोआप; न लावतां ( उगवणे ). [ सं. उद्+नद्, नाट्; प्रा. उनाडिय=हर्षयोक आवाज. उदनाडि; का. उंडिग=आईबापाविरहित मुलगा ] **०चाळा**—पु. स्वैरवर्तन; खोडकरण; ब्रात्यपणा; उनाडकी. **०झाड**—न. रानटी, जंगली झाड; तण. **०बाहुला**—वि. भटक्या; उनाडक्या करीत फिरणारा; स्वैर; स्वच्छंदी. **०भाजी**—स्त्री. जंगली माठ. **०भैना**—स्त्री. स्वैरिणी स्त्री.

**उनाडकी**—स्त्री. उनाडवाळा; उडाणटप्पणचा.

**उनाडणे**—अक्रि. स्वैरपणाने फिरणे; भटक्या मारणे; खोड्या करीत फिरणे; उनाडक्या करीत राहणे. [ उनाड ]

**उनारणे**—अक्रि. ( व. ) भाजलेल्या कणसांतील दाणे चोळून काढणे.

**उनारी**—स्त्री. ( व. ) पेरण्याच्या वेळीं गन्हाचे किंवा ज्वारीचे दाणे चाड्यांत एका विवक्षित क्रमाने सोडण्याची क्रिया.

**उनिदिया**—वि. जायत. 'उनीदियाचे पड्डणे । निरोधाचे वेल्हावणे ॥ ' -राजा १२.६४. उनिद्रा पहा. [ सं. उन्निद्र ]

**उनून**—वि. गरम; पुष्कळ ऊन; खूप तापलेले; उन्हून पहा. [ ऊन+ऊन ] म्ह० उनून पाण्यानें घर जळत नाहीं=निदा, अप-शब्द, धाक हीं कितीही वाईट असली तरी त्यामुळे कोणी मरत नाहीं.

**उन्नत**—वि. उंच; उच्च; श्रेष्ठ. [ सं. उद्+नम् ]

**उन्नत ( पार्श्व )**—पु. ( नृत्य ) नृत्यामध्ये सूचीपाद करीत असतां जो पार्श्वभाग वर जातो तो.

**उन्नत ( मान )**—न. ( नृत्य ) उंचावरील पदार्थ पहात असतां होणारी मानची स्थिति.

**उन्नत, उन्नतांश**—नपु. ( नृत्य ) स्वस्थ पदार्थांचे क्षितिजापासून होणारे जें कोनात्मक अंतर. [ सं. ]

**उन्नति-ती**—स्त्री. १ उंची. २ श्रेष्ठपणा; मोठेपणा; अधिकार. ३ उत्साह. 'कां परिमु जालिया हातीं । लोहालागीं सर्वसंपत्ति । वेंचितां ये उन्नती ॥ ' -ज्ञा १८.६००. ४ उदय. 'दिवसाचि ये उन्नती । भासु जैसा ॥ ' -ज्ञा १७.१३३. ५ वृद्धि; उत्कर्ष; आधिक्य. 'ते कथची संपत्ति । भावाची संपत्ति । रसाची उन्नति । म्हणिंपेल पुढां ' -ज्ञा ४.२१२. 'तेथही दोन गुण खांचती । मग एकधरी उन्नती ॥ ' -ज्ञा १७.५७. ६ ( ज्यो. ) उन्नतांश पहा. ७ उद्धटपणा. [ सं. उद्+नम्-नति ]

**उन्नत्र**—न. उज्ज व नत्र यांचे संयुक्त द्रव्य. ( इं. ) हायड्रोजोन.

**उन्नद्ध**—वि. गवाने फुगलेला. 'वकदंत जरासंध । शात्वर्षोड्क उन्नद्ध ॥ ' -एरुव ५.३७. [ सं. उद्+नह-उन्नद्ध ]

**उन्नयन**—न. वर नेणे; उचलणे; दूर नेणे; लांबविणे. [ सं. उद्+नी ]

**उन्नावो, उन्नाह, उन्नाहो**—पु. वृद्धि, वाढ; भरती. 'काय प्रलयंबूचा उन्नाहो । बोधु मानी ॥ ' -ज्ञा १८.४१३. [ सं. उद्+नी-नय; उन्नाह=उंची ]

**उन्निद्रा**—स्त्री. जायत. [ सं. उद्+निद्रा ] **उन्निद्र**—वि. जागा. 'उन्निद्राचे पड्डणे । ' -ज्ञा १२.६४. **उन्निद्रित**—वि. जायत. 'उन्निद्रिते ऐकें निद्रिते । ' -ज्ञा ११.१२८.

**उन्फा**—पु. रोजचा शिधा; भत्ता; अडेथी; रोजगुरा. 'तित-क्यांस चार भास मिश्राव उन्फे चालविले. ' -चित्रगुप्त [ अर.

जलका-शिवाय उन्फा १

**उन्मंडल**—न. विवक्षित स्थलीच्या मध्यान्हरेखापाताचे क्षितिजाला त्या स्थलाचे उन्मंडल म्हणतात. —सूर्ये १६. [ सं. ]  
०शंकु—प. सकाळीं सहा वाजतां सूर्याच्या उन्नतांशाची भुजज्या.

**उन्मत्त**—वि. १ गर्विष्ठ; उद्धट; मस्त; माजलेला; दोंडगा; रागीट. २ धुंदीत असलेला; निशा चढलेला; क्षिणलेला; शुद्धि गेलेला ( मद्य इ०च्या सेवनांनं ). [ सं. ] ०द्वय्य—न. मयादि मादक पदार्थ. ' कां उन्मत्तद्रव्य सेविलें. तेणें अनंक भासों लागलें ॥ ' —दा १०.६.१५. ०भैरव—प. एक मात्रा, रसायन. ०वायु—प. भ्रम; उन्मादवायु; वेड; बडबड; एक वातविकार.

**उन्मत्त ( करण )**—न. ( नृत्य ) उजव्या पायाचीं बोटे आङ्कित करून तो टांचेवर उभा करणें, हंसपक्ष हात फिरवून उताणे करून व बाहू पसरून ठेवणें. [ सं. ]

**उन्मन**—वि. १ लीन; परमेश्वरचितनांत निमग्न; उन्मनी अवस्थेत असलेला. ' तुका म्हणे मन उन्मन जों होय । तोंवरि हे सोय विधि पाळीं । ' —तुगा २.७६८. २ विरक्त. [ सं. उद्+मनस् ]

**उन्मनी**—स्त्री. जागृति, स्वप्न, सुषुप्ति आणि तुरीया याहून पलीकडील जी पांचवी अवस्था ती, ह्या अवस्थेत वृत्ति मायेच्या उपाधीपासून मुक्त होऊन ब्रह्माच्या टिकाणीं लीन होते; परमेश्वराच्या टिकाणीं लय, तेंद्री. ' उन्मनी ते निवृत्ति जाण । जेंच विरें जाणपण । विज्ञान तें । ' —दा ७.४.५०. ' कल्पनेची लहरी नाही । मन निमग्न चैतन्यडोही । स्वरूपावांचूनी नाठवे काहीं । तेचि उन्मनी ॥ ' —निगमसार ८.२६. [ सं. उद्+मनस् ]

**उन्मळण**—न. उपटून पडणें; उन्मूलन. ' आंवायो सुटला तेंणें हुमां । मागीं उन्मळणें जालीं । ' —कृपुरा १४१. [ सं. उद्+मूलन ]

**उन्मळणें**—उक्ति. १ उपटणें; समूळ उच्छेद करणें. ' गळा बांधूनियां उखळासी दावें । उन्मळीं त्या भावें विमळार्जून । ' —तुगा २०. २ भडभडून येणें; कळमळणें; मळमळणें. [ सं. उन्मूलन ]

**उन्मळणें**—कि. उमळणें; उघडणें; विकासणें; फुलणें. उन्मळ पहा. ' तिथे उन्मळितां मावळे । नवलवो । ' —अमृ ७.१८४.

**उन्मळित**—वि. उघडलेले; विकासलेले. ' पाहिलें ताटस्थ उन्मळित लोचन । ' —तुगा ११७. [ सं. उन्मील; उद्+मीलित ]

**उन्माद**—प. १ गर्व; ताठरपणा; उध्दटपणा; माज. ( विद्या, संपत्ति इ० योगें ). २ धुंदी; बेशुद्धि; कैफ. ( मादक पदार्थांमुळे येणारा ) ३ भ्रम; वेड; वातविकार. [ सं. उद्+मद्=माजणें ] ०वायु—प. उन्मत्तवायु पहा.

**उन्मादक**—वि. कैफ आणणारें; गुंगी आणणारें; मादक. [ सं. ]

**उन्मादणें**—कि. उसळणें, वर येणें; वाढणें. ' रांधवणी चुली-पुढें । पन्हे उन्मादती खातवडे । ' —ज्ञा १३.५६२. २ उन्माद येणें. [ सं. उन्माद ]

शाको, १. ४९

**उन्मान**—न. १ वजन करण्याची क्रिया; वजन करणें. २ वजन; भार ( वस्तूचें ); माप. ३ वजन करण्याचें प्रमाण; माप; वजन ( मग, शेर, तोळा, इ० ) ४ वजन करण्याचें साधन ( तराजू, कांटा ). [ सं. उद्+मा=मापणें ]

**उन्मिळणें**—अकि. विकासणें; उघडणें; फुलणें. उन्मळित पहा. [ सं. उन्मीलन ]

**उन्मीलन**—न. १ उघडणें; उमळणें; विकासणें; फुलणें. ' जेथ उन्मीलन होत आहे । दिटी । ' —ज्ञा ११.१४१. २ प्रगट करणें; दाखविणें; व्यक्त करणें; अनाच्छादित करणें. ' जगदुन्मीलनाविरल-कल्पिप्रिया । ' —ज्ञा १८.६. ३ प्रहण सुटणें. ४ डोळ्यांची उघड-झांप; लिकलिक; लुकलुक. [ सं. उद्+मील-मीलन=मिळणें ]

**उन्मीलित**—वि. १ उन्मीलन झालें आहे असें; विकासलेले; फुललेले ( फूल ). २ उघडलेले ( डोळे ). ३ सुटलेले ( प्रहण ). [ सं. ]

**उन्मुख**—वि. सज्ज; तत्पर; प्रवृत्त झालेला; तयार झालेला. उ० मरणोन्मुख; विषयोन्मुख. [ सं. उद्+मुख ]

**उन्मूलन**—न. उपटणें; उच्छेद; नाश. [ सं. ]

**उन्मूलित**—वि. उपटलेले; नाश केलेले. [ सं. ]

**उन्मूळणें**—सकि. मुळासकट उपटून टाकणें. ' जें संसारातें उन्मूळी । ' —ज्ञा १३.१७२. ' जसा उन्मूळी चंडवायू वनातें । ' —किंकर, शुकर्मसंवाद ३. [ सं. उद्+मूल ]

**उन्मेख, उन्मेष**—प. १ डोळ्यांची उघडझांप; उघडण्याची क्रिया; निमेष ( मिटणें ) याच्या उलट. २ उघडणें; फुलणें; विकासणें ( डोळे, फूल वगैरे ). ३ बुद्धीचा विकास; ज्ञानप्राप्ति; ज्ञान-संपादन. ' तन्ही उन्मेखाचिये पडे । गुणा अवकणी भरीन बुद्धीचि साटे । ' —ऋ १४. ' मग नवी विसुढी फुटेल । उन्मेखाची । ' —ज्ञा २.७९. ४ ज्ञान; बुद्धि; प्रकाश; जागृति. ' जयाचेनि विवेक किरणसंगें । उन्मेखसूर्यकांत फुगणें । ' —ज्ञा १६.८. ५ तेज; चमक. ६ प्रकटपणा; उघडपणा. ' जे किरिटी तुज निळें । तें पसपां उन्मेखें । मनाचेनि ॥ ' —ज्ञा २.२८६. ' अविद्या नाशी उन्मेख । ' —अमृ ६.६०. **उन्मेखें**—किवि. स्पष्टपणें; उघडपणें. ' आतां असोत हीं वाक्यें । सिधु केवीं उपसूं नखें । हें सांगितलें उन्मेखें । तुज प्रती । ' —कथा १.१४.८९. उन्मेखून=मुद्दाम; दादून; बुद्ध्या; जाणून बुजून. [ सं. उन्मेष ]

**उन्मेष ( पुट )**—न. ( नृत्य ) नृत्यामध्ये खालच्या वरच्या पापण्या एकमेकीपासून फार दूर ठेवणें, हा अभिनय राग आला आहे असें दर्शवितो. [ सं. ]

**उन्मेषलता**—स्त्री. ज्ञानवल्ली; ज्ञानरूपी वेल. ' परी हे बोलीं काय गीता । जे हे माझी उन्मेषलता । ' —ज्ञा १५.५८२. [ सं. ]

**उन्म**—न. ( प्र. ) उन्म. सूर्यप्रकाश; उज पहा. [ सं. उभग ]

**उन्म**० उन्हांत गेल्याशिवाय सावलीचें सुख कळत नाही. उन्हांत

**ठेवणे**—उन्हांत तापत ठेवणे. **उन्हांताळ पाळा होणे**—कोमेजणे; म्लान होणे; जीव मुकणे. 'जाहला उन्हांतील पाळा।'—संप्रामगीतें ११८. **उन्हीत**—वि. (गो.) उन्नत; ऊन; गरम; तापलेल; तप्त. 'गिरिजाबाई नव-यास म्हणाली कीं ताजें उन्हीत उन्हीत थालीपीठ तयार आहें ते देऊं का?'—कोरकि ६७. **उन्हाचा कढ**—उ. सुर्याची प्रखर उष्णता. **उन्हू देणे**—तापू देणे.

**उन्हणे**—अक्रि. उन्हांत तापणे; ऊन होणे; उन्हत ठेवणे; उन्हू देणे या रूपांतच कचित् हें क्रियापद आढळते. [सं. उष्ण; म. ऊन]

**उन्हन, उन्हून**—वि. कढत; वाफ येत असलेला; उन्नत. 'मेक्सिको येथील लोकांच्या देवता मांसभक्षक असल्यामुळे तेथील लोक उन्हन उन्हन ताजें मांस आणि रक्त त्यांच्या तोंडांत कोंबतात'—आगर ३.१५. [सं. उष्ण]

**उन्हवणी, उन्हाणी**—स्त्री. १ ऊन पाणी. 'ऊंथावयाची आवडी आंवा । उन्हवणी रडवी बाळें ॥'—तुगा ३२५७. २ सूर्य-प्रकाशांत तापविलेले पाणी. 'मोहरिया वाटुनि उन्हाण्यासि दिघालिया तुं मरसिल।'—पंच ३.१८. [सं. उष्ण+वन=पाणी]

**उन्हसाण**—न. (गो.) गरमपणा.

**उन्हळ**—स्त्री. उन्हांने लांकडांत पडलेली भेग. [उन्हाळणे]

**उन्हाटणे**—क्रि. उन्हांने करणे; मुकून जाणे (फळे वगैरे).

**उन्हातान्हाचा**—क्रि. भर दोन प्रहरिं; माध्यान्हिं; ऊन कडक असतां. 'एहां उन्हातान्हाचा जाऊं नको, अंमळ शिळोपा पडला म्हणजे जा.' [ऊन्ह द्व.]

**उन्हाळ-ऊंस-वांगी**—उ. उन्हाळ्याच्या दिवसांत होणारा ऊंस-वांगी वगैरे माल.

**उन्हाळणे**—अक्रि. १ उन्हापासून त्रास होणे. २ ऊन लागून तडकणे (लांकूड) ३ उन्हाळे लागणे; उन्हापासून एक विकार होणे. [सं. उष्णकाळ; प्रा. उन्हाळ.]

**उन्हाळपावसाळ**—क्रि. (राजा.) उन्हाळ्यांत आणि पावसाळ्यांत; वारमाही: संबंध वर्षभर. 'या विहिरीस उन्हाळपावसाळ पाणी एकसारखें असतें.'

**उन्हाळभावई-ळी, उन्हाळभावी**—स्त्री. (व.) वैशाख वद्य अमावास्या. [सं. उष्णकाल+सु-भावी]

**उन्हाळमैत्री**—स्त्री. (व.) उन्हाळ्यापुरेशी, चालत्या काळापुरती मैत्री; हंगामी मित्रत्व.

**उन्हाळसावली**—स्त्री. १ उन्हाळ्यांत राहण्याकरितां बांधलेले घर; उन्हाळी वंगला; वाराद्वारी. २ (थट्टेनें) छपर; झोंपडी ३ उष्णतेपासून बचाव; आसरा.

**उन्हाळा**—उ. १ ज्या दिवसांत ऊन्ह कडक असते ते दिवस; फाल्गुनापासून ज्येष्ठपर्यंतचे चार महिने. २ ऊन्मा; उकाडा. ३ वारंवार मूत्रविसर्जन करावें अशी भावना. (किं.लगाणे, उन्हाळे; एक रोग).

४ आईबापावांचून उघडें पडणे; निराश्रितपणा; पोरकेपणा. 'पोराबाळांचा उन्हाळा झाला.' ५ नाहीसिं होणे; नाश पावणे; अभाव; करपणे; जळणे; खराब होणे (शेत, वाग, मळा वगैरे). 'प्रीतीचा उन्हाळा राया।'—संप्रामगीतें ८१. ६ (सामा.) विनपावसाळ्याचे दिवस (आठ महिने.) [सं. उष्णकाळ; प्रा. उन्हाळ; सिं. उन्हारो] **उंकरणे**—नाश करणे; उजाड करणे. 'मी म्हणतें तुजसे दागिने नेले असतें तरी बरे. पण घराचा उन्हाळा केला.'—नामदेव नाटक ७६.

**उन्हाळी**—स्त्री. १ हवेंतील उष्णता; उन्हाळ्यातील उष्णता; उकाडा. २ एक मूत्रविकार; उन्हाळे. (किं. लागणे, होणे.) 'मुरडा हागवण उन्हाळे । दिशा कोंडतां आंदोले।'—दा ३.६.३०. ३ एक वनस्पति; रानटी तीळ; हिचीं फुले लाल व पांढऱ्या रंगाचीं असून शेंगा चपट्या व पांनें लहान व लांबट असतात. काडाचा सर्पणाकडे उपयोग होतो. शिवाय व्रण, खोकला, विष, दमा, अक्ष, ज्वर, वायुनाशक वगैरे गुण यामध्ये आहेत. ४ (कों.) उन्हाळा पहा. **उपावसाळी**—स्त्री. खेळांतील दोन पक्षांपैकी कोणी डावाला सुरवात करावयाची हें ठरविण्यासाठीं खापरी किंवा पैसा यांस एका बाजूनें धुकी लावून तो वर फेकतात. त्या खापरीचे किंवा पैसांचे कोरडे अंग ती उन्हाळी व धुकी लागलेलें अंग ती पावसाळी. त्यापैकीं एकांने कोणतें तरी अंग मागावयाचें व मागितलेलें अंग वर आल्यास त्यांने प्रथम खेळावयाचें असतें. **उभात**—न. वाद्येगणें भात.

**उन्हाळू**—न. (माळवी) उन्हाळ्यांतील पीक.

**उन्हाळे**—पुअव. उष्णतेचा, लष्वीचा विकार; उन्हाळी.

'मुरडा हागवण उन्हाळा।'—दा ३.६.३०. [उन्हाळा]

**उन्हाळें, उन्हेरें**—न. उष्ण पाण्याचा झरा. [सं. उष्ण+आलय]

**उन्हून**—उन्हन पहा.

**उन्हेत**—न. (गो.) सुर्याची उष्णता; उन्ह.

**उन्हांटी**—स्त्री. उबारा. —शर.

**उप**—अ. एक उपसर्ग—अर्थ: १ अनुगमन. उ० उपदेश, उपा-लेभ. २ अतिक्रमणा. उ० उपपराध. ३ हीनपणा; गौणत्व. उ० उपत्री, उपपत्नी, उपपुराण. ४ कमी प्रतीचा, तीव्रतेचा, गुणाचा. (इं.) हायपों; हा अम्ल्यंत किंवा त्या रसायनांत (प्राणवायूचा) कमीपणा आहे असें दाखवितो. उ० नत्रस अम्ल (नायट्रस अॅसिड) पेक्षां उपनत्रस अम्ल (हायपोनायट्रस अॅसिड) हें कमी अम्लजन असतें. ५ समीपता; सान्निध्य. उ० उपकंठ, उपनदी, उपांत्य. ६ पहिलेपणा. उ० उपक्रम. ७ दाक्षिण्य; आदर. उ० उपचर्या. ८ साम्य. उ० उपधातु, उपव्याघ्र. ९ श्लेध; नाश. उ० उपरति. १० विकार. उ० उपलेप. ११ स्वीकार. उ० उपोगम, उपाकर्त. १२ व्यापणे. उ० उपहास. १३ समूहत्व; संमेलन; संकलन. उ० उपाजन. १४ शक्ति. १५ अभ्ययन; अध्यापन; उ० उपाध्याय. १६ उद्योग. १७ कडे; वर; खालीं. उ० उपनयन. १८ निरर्थक म्हणूनहि कधीं हा उपसर्ग लागतो. अप या उपसर्गाचे काहीं अर्थ याचेहि आहेत.

**उपकंठ**—किवि. गळ्यापर्यंत; आकंठ ( खाणे, वर जीव येणे ).  
—शब. जवळ; शेजारी. ' तरि अंस्तुगिरिचिया उपकंठीं । रिगालिया  
रविबिवापाठीं ॥ '—ज्ञा १२.३५. ' उभया राहोनि उपकंठीं । तंव  
धूम देखिला दृष्टीं । '—कथा ३.३.१८. [ सं. उप+कंठ=कंठ ]

**उपकणा**—पु. नावेचा आंतील कणा.

**उपकरण**—न. १ साधन; हत्यार. २ साहित्य; सामग्री;  
परिवार; घटकावयव; घटकद्रव्य. ' हें यज्ञोपकरण सकळ । '—ज्ञा ३.  
१२८. ३ देवांच्या पूजेचीं भांडीं ( घंटा, तबकडी, धुपार्ती इ० ).  
' आणि उपकरतीं आपुलीं । उपकरणें आधि जेतुलीं । '—ज्ञा १३.  
४०६. ४ ( अव. ) पंचांग तयार करतांना केलेलीं निरनिराळीं  
गणिते, फले ( तिथिशुद्धि, अब्दप इ० ). ५ राजभूषणें; राजचिन्हें  
( छत्र, चामर इ० ). ६ शास्त्रीय प्रयोगसाहित्य. ( ई. ) अंपरेटस.  
[ सं. उप+कृ ] **० सामग्री**—स्त्री. अनुग्रानास अगर देवपूजेस लागणारे  
साहित्य किंवा भांडीं. ' माता निरोपी कैकेयीतें ॥ उपकरणसामग्री  
लागेल येथें ॥ मिध्द करुनि ते देई । '—रावि ३.१८.

**उपकरणें**—अकि. १ उपकार करणें; उपयोगी पडणें; कामास  
येणें. ' आपुला अथवा परावा । ठायीं उपकरसी पांडवा । '—ज्ञा १८.  
१३५९. २ सेवा करणें. [ सं. उप+कृ ]

**उपकर्ता**—वि. उपकार, कल्याण करणारा; मदत करणारा;  
उत्कर्ष करणारा; उपयोगी पडणारा; उपकारकर्ता. [ सं. उप+कृ ]

**उपकंस**—पु ( गणित ) लहान कंस; कंसांतील कंस. [ सं. ]

**उपकार**—पु. १ मदत; साहाय्य; साहित्य. २ कृपा; दया; आभार;  
मेहेरबानी. ३ हित; कल्याण; फायदा; बरें. म्हू ० उपकारांन उपकार  
फेडावा. [ सं. उप+कृ: उपकार ] **० टेवणें**—उपकाराची फेड न  
करणें. **० बाळगणें**—मानणें—न विस्रणें—स्मरणें—उपकारा-  
बद्दल कृतज्ञ असणें. ' तेल आपुनि यात्रें घरा । तुमच्या उपकारा  
न विसरूं । ' **उपकारांनीं बांधणें**—दुसऱ्यास ऋणी करून  
देवणें. **उपकारांनीं मारणें**—१ अतिशय उपकार करणें; न  
फिटसे उपकार करणें. २ उपकार करून एखाद्यास वश करून घेणें;  
मिथा करून देवणें. **० स्तुति**—स्त्री. ( अर्वाचीन ) उपकार केल्या-  
बद्दल आभार मानणें; कृतज्ञता व्यक्त करणें. ( ई. ) थॅक्स गिव्हिंग.  
**० स्मृति-स्मरण**—स्त्री.न. ( अर्वाचीन ) उपकाराची जाणीव;  
उपकार स्मरणें.

**उपकारक**—वि. १ साहाय्यकारी; अनुकूल; मदत करणारा;  
उपकर्ता. २ हितकारक; कल्याणप्रद ( औषध, क्रिया इ० ). [ सं.  
उप+कृ ]

**उपकारी**—वि. १ दुसऱ्याचा फायदा, बरें करणारा; उपकार  
करणारा; उपकर्ता; उपकारक; उपकार करण्याचा स्वभाव असलेला;  
परोपकारी. २ आभारी; कृतज्ञ. ३ साहाय्यक; साहाय्यकारी; हात  
भार लावणारा. [ उपकार ]

**उपकाये**—वि. ज्याला मदत करावयाची, ज्यावर उपकार  
करावयाचा असा. [ सं. उप+कृ ]

**उपकृत**—वि. मदत, उपकार केलेले; ज्यावर कृपा, दया केली  
आहे असा; ऋणी; आभारी. [ सं. ]

**उपकेशगच्छ**—पु. जैन धर्मातील एक संप्रदाय; असे एकंदर  
गच्छ ( संप्रदाय ) ८४ आहेत. श्रीमालच्या उहडानें ओस नगरी  
स्थापिली तेव्हांपासून त्या ठिकाणच्या जैन समाजाला उपकेश हें  
नांव पडलें. ओसवाल जैन या गच्छाचे आहेत. [ सं. ]

**उपक्रम**—पु. १ आरंभ; सुरवात; हातीं घेणें. ' प्रकृतिपरिहार  
उपक्रमी ॥ '—ज्ञा १०.२८. उपक्रमाच्या उलट उपसंहार ( सेवट ).  
' उपक्रमोपसंहारो '—गीर २१. २ प्रवेश; शिरकाव ( एखाद्या विष-  
यांत ); प्राथमिक अवस्था; सुतोवाच. ३ ओघ; संदर्भ. ' उपक्रमें  
वदे । तुका वर्मासी तें भेदे ॥ '—तुगा ३५१५. ४ उद्योग करणें;  
उपाय करणें; चालविणें. [ सं. उप+क्रम=जाणें ]

**उपक्रमणें**—उकि. उपक्रम, आरंभ करणें; हातीं घेणें. ' ऐसेसां  
अफाटीं कमीं । समारंभु उपक्रमीं ॥ '—ज्ञा १४.२३४. [ उपक्रम ]

**उपक्रांत**—वि. १ आरंभिलेले; सुरवात केलेले; उपक्रमिलेले.  
२ चालू; सुरू. [ सं. ]

**उपखणें**—अकि. १ नाश पावणें; क्षय पावणें. ' पै जर्गी  
जीवनासारखे । वस्तु अंग वरी उपखे ॥ परी जातें जीवित राखे ।  
तुणाचेंही ॥ '—ज्ञा १६.१५६. ' फळनाशे रस फांके । तोही रस  
उपखे । तृप्तिदानीं ॥ '—अमृ ५.२२. २ व्यर्थ होणें. ' परि जहा-  
लीही वृष्टि उपखे ॥ '—ज्ञा ११.९५. ३ खचणें. ' आणि आपण  
जालिये जोडी । उपखे नेदी कवडी ॥ '—ज्ञा १८ ६५३. [ सं.  
उप+क्षि=क्षय ]

**उपखर्च**—पु. किरकोळ, बारीकसारीक, अवांतर खर्च. [ सं.  
उप+फा. खर्च ]

**उपखा**—स्त्री. १ उपेक्षा; उणीव. ' गुहीं उपखा न पडी । '  
—भाए ३५०. २ खंड; खळ ' तव मात्रिया श्रवणसुखा । मध्येचि  
पडेल नीं उपखा ॥ '—स्वादि १२.६८. [ सं. उपेक्षा ]

**उपखा**—पु. १ श्रम. ' तेथ चंद्रासिकाय किरिटी । उपखा पडे ॥ '  
—ज्ञा ९.११५. २ क्षय; नाश; खर्च. ' किबहुना इया भाखा ।  
द्वैताचा जेथ उपखा ॥ '—अमृ २.५४. —वि. व्यर्थ; निरर्थक. [ सं.  
उप+क्षि=क्षय=हास होणें ]

**उपखा**—पु सहवास; वस्ती; अधिवास; उपवास. ' पडिला  
चारि देहाचा उपखा । बुकला परमाथेंसुखा ॥ '—ऋ ८. [ सं. उपक्षि=

जवळ राहणें; क्षेति, क्षियति=जवळ राहतो ]  
**उपगण**—पु. उपवर्ण; पोटवर्ण; गौण प्रकार; भाग. [ उप+गण ]  
**उपगणें**—कि. कंटाळणें; उबगणें पहा.



**उपगत**—वि. लब्ध; प्राप्त; सफल. 'तेषु कष्ट केले बहुत । न होयचि काय उपगत ॥'—गुच ४५-४४. [ सं. उप+गम् ]

**उपगुरु**—पु. गुरुस मदत करणारा; त्याच्या हाताखालचा; दुय्यम शिक्षक; मालचाव्या. [ सं. ]

**उपग्रह**—पु. ( ज्यो. ) १ मोठ्या ग्रहाभोवतीं फिरणारा लहान ग्रह; दुय्यम ग्रह; चंद्र. २ राहु; केतु. ( इ. ) सेंटेलॉइड.

**उपघात**—पु. दुर्दैवाचा फेरा; संकट; आपत्ति; अपघात. 'तूं सुमुहूर्तावरनीध म्हणजे घात उपघात सारे वारले.' [ सं. उप+हन-घात ]

**उपचढा**—पु. उमाळा; आशेग. 'उपचढे सुटती तिजला बहू'—सासह ६.१२८. [ उप+चढणे ]

**उपचय**—पु १ सांठा; संचय. २ वाढ; वृद्धि. [ सं. उप+चि=गोळा करणे; उपचय ]

**उपचार**—पु. १ श्रम; उपाय; प्रयत्न. 'मग नानाहेतुप्रकारें । यथोचितें उपचारें ।'—ज्ञा ४.७१. २ पूजेतील प्रकार. उ० पोड-शोपचार पहा. 'देवांगणमिरवणियां । आंगोपचार पुरवणियां ।'

—ज्ञा १७.२०३. ३ चिकित्सापद्धतीतील प्रकार; सप्तोपचार पहा. ४ वैद्यकीय चिकित्सा; औषधीयोजना; इलाज; उपाय. 'तें उपचारा. वेया खु पाहे । वेतु वेद्यनाथू ।'—ऋ २२. ५ गौरव; आदरसत्कार; आतिथ्य; संभावना; सेवा. 'उपचार करोनि मग राजाला ।'—दावि ३९२. ६ रूढी; रिवाज; चाल. उ० लोकोपचार; शिष्टोपचार. 'मरें टेंकला विप्र पुत्रोपचारें । हरीचि वंदे नाम लोकोपचारें ।'—नामसुधा ५९. ७ शब्दाचा वाच्यार्थोपासून दूरान्वय; उपमा, रूपक इ० वापरणे; लक्षणात्मक भाषण; अलंकारिक भाषण. ८ सामग्री; साधने; साहित्य. 'कां वसंतीं बरवा आरामु । आगर्माही प्रियसंगमु । संगर्मां आगमु । उपचारांचा ॥'—ज्ञा १८.३४५. [ सं. उप+चर् ]

० बोल—उ. अव. निरर्थक भाषण; औपचारिक, तोंड देखलें बोलणे; शिष्टाचार म्हणून वरवरचें, मनापासून नसलेलें भाषण. 'उपचारबोल हा कासया वृथा ।'—दावि २८६. ० भरण—न. स; धनसानग्री. 'हेचि यज्ञोपचार-भरण । अज्ञानघृत ।'—ज्ञा ९.२४०. ० विरुध्द—क्रि. शिष्टाचारा-विरुध्द; रूढीविरुध्द. —नीतिशास्त्र १४७. ० हाडें—वि. क्षणिक. —मनको

**उपचारणें**—सक्रि. उपचार करणे. 'तो तुवां उपचारिलों ।'—विपू २.२२२.

**उपचारिक नांव**—न. व्यावहारिक नांव; टोपण नांव.

**उपचित**—वि. गोळा केलेले; जमविलेले; ढीग घातलेले; संघ-हीत; संकलित. [ सं. उप+चि ]

**उपज**—पु. १ उत्पन्न; निपज; पैदास; नफा; फायदा; प्राप्ति. २ उत्पत्ति; जन्म; मूळ; उगम. ( निपजबरोबर बहुधां प्रयोग ). 'त्याचा उपजनिपज रागळा ठाऊक आहे.' ३ ( संगीत ) आपल्या कल्पनावळाने नवीनच चमत्कारिक घेतलेली तान. ४ शास्त्रादि-व्यवहारांत आपल्या बुद्धीने शंका, समाधान इत्यादि काढणे; नवीन

कल्पना; शोध; संशोधन. [ सं. उप+जन्, उपज=वाढलेले; किंवा सं. उत्+पद् प्रा. उप्यञ्ज ]

**उपजंघा**—पु. पोड्याच्या पायाचा रोग. —अश्रप २.३८.

**उपजणें**—अक्रि. १ उत्पन्न होणे; जन्मणे; उद्भवणे. 'ऐसा उपजे नित्य सदभावो । तोहि आपणपांचि ।'—ज्ञा ६.६९. 'पर्दी उपजती नदी कशि कशी त्रिलोकीसती ।'—केका ७७. २

पासून निवणे; मिळणे; प्राप्त होणे. 'श्रीरामभजनीं बैसली प्रीत । तेजोमय शरीर दिसत । तेणे इंद्रासि भय उपजलें बहुत । म्हणें पद निश्चित घईल हा ।'—सवि २.१८२. म्ह० उपजल्या प्राण्यास मरण हें लागलेलेच आहे. [ उपज पहा ]

**उपजत**—क्रि. १ जन्मत; जन्मापासून; उ० उपजत आंधळा रोगी—सुका—शाहणा लंगडा वंगरे. 'मांजर...याचें भय मुलांमध्ये जसे स्वाभाविक, उपजत असतें.'—नीति २६४. —वि. स्वाभाविक; जातीची; निसर्गत; प्राप्त; उ० उपजत बुद्धि—खोड—स्वभाव.

० रांगणें—१ उपजल्यापासूनच रांगणे. २ एखाद्या वस्तूची एकदम भारी किंमत सांगणे. ३ एखाद्या अडचणीला तोंड देण्याची आपली लायकी एकदम हमखास सांगणे. ० खोड—खो जन्मल्यापासून असलेला दुर्गुण खोड—व्यंग (शारीरिक, मानसिक). ० गुण—पु. स्वाभाविक, अंगचा, जातीचा धर्म; जन्मापासूनचा गुण. ० बागी—वि. मूळचाच, जातीचाच घोड्यावर बसण्यांत पटाईत. [ उपजत+हिं. बाग=लगाव, बागी=स्वार; सं. वाजी=घोडा ] ० स्वभाव, अंगस्वभाव—पु. जन्मत; असलेले गुणधर्म—स्वभाव; स्वाभाविक प्रवृत्ति.

**उपजनिपज**—स्त्री. १ जन्म आणि वाढ; उदय आणि प्रगति (व्यक्तीसंबंधी). २ आरंभ आणि शेवट; उत्पत्ति आणि लय (एखाद्या गोष्टीचा). ३ (संगीत) एक तानेचा प्रकार. [ उपज+निपज ]

**उपजविणें**—सक्रि. उत्पन्न करणे; जन्म देणे. 'उपजविलां कवणा काजा ।'—उपा ३०. 'वीर्यदानें उपजविता । अनदानें प्रति-पाळिता । संकटीं प्राणरक्षिता । तिचे पिते बोलिजेती ।'—सुआदि १५.१५४. [ उपज प्रयोजक ]

**उपजा**—उबजा पहा.

**उपजाऊ**—वि. सुपीक; पिकाऊ. [ उपज ]

**उपजाति**—स्त्री. एक वृत्त. हें इंद्रवज्रा व उपेंद्रवज्रा या दोन वृत्तांच्या मिश्रणानें झालेलें आहे. याच्या प्रत्येक चरणांत अकरा अक्षरें असून यति पादातीं असतो. उ० 'हा बाण गेला वरती मण्याला । धरून पृथ्वीवर आणण्याला ।' [ सं. उप+जाति ]

**उपजाति**—स्त्री. पोटजाति; उपवर्ग; पोटवर्ग. [ सं. ]

**उपजापक**—वि. चुगल्या करणारा; मागे निंदा करणारा; लावालावी करणारा. [ सं. उप+जल्प ]

**उपजारीस येणे**—भरास येणे. —शिल्प. वि. ६८१. (नमको.)

**उपजीवक—जीवी**—वि. १ (एखाद्यावर) उपजीविका करणारा;

पोट भरणारा; अवलंबून असणारा. उ० ऋष्योपजीवी; वियोपजीवी.

‘आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । ह्यह्यह्य विजयें ।

होआवें जी ।’—ज्ञा १८.१८००. २ निर्वाहाचें साधन असलेले.

‘ते दैवी मुखसंभवी । तेथ दैवां गुणां येकोपजीवी ॥’—ज्ञा १६.

६७. [ सं. उप+जीव् ]

**उपजीवन, उपजीविका**—नस्त्री. १ निर्वाह; पोषण; उदर-

निर्वाह. २ जगण्याचें साधन: पोट भरण्याचा उपाय (अन्न, भक्ष्य).

३ आश्रय; आधार; रक्षण, पालन; धारण (शरीराचें). ४ रक्ष-

णाचें साधन (शक्ति, अन्न इ०) [ सं. उप+जीव् ]

**उपजीव्य**—न. निर्वाहाचें साधन: आश्रय; पोषक द्रव्य:

जीवन; जीवाचा आधार. [ सं. ] **विराध**—पु १ आश्रयदात्याशीं

विरोध; पालनकर्त्याशी वैर. २ उपजीविकेचे साधन सुटणे.

**उपट**—स्त्री. १ अनाची रेलचेल: समृद्धि. २ वीट; शिसारी:

आकंठवृत्त. ( कि० घेणे ). ३ पुनरुत्थान: उठाव; वर डोकें काढणे

‘उपट सार्द्धी पतीच्या दैवानें ॥’—मसाप १ १. २. ४ दोन्ही

हातांत धरलेल्या सोट्याचा मार; आघात; हल्ला. ( कि० खाणे ).

( कि० घालणे ) ‘ तो बजिराचें सामान थोडकें, त्यास यांची

उपट सोसेनाशी जाली ॥’—भाव ४९. ५ उसली, उशी (चेंडूची).

[ सं. उत् + पत्; प्रा. उप्पड ] **० खाणें**—१ उलटणे ( रोग इ० );

जारावणे; उलटून पुन्हां हल्ला करणे ( शत्रूनें ). २ चेंडू पुन्हां उडणे,

उशी घेणे. **० घेणे—जेवणे**—ओ येइतों खाणे; आधाशीपणे खाणे.

**उपटखुंटा**—पु. उपटजात्याचा खुंटा.

**उपटजातें**—न. कोठेहि हालवितां—नेतां देण्यासारखे जातें;

जमीनीत कायम न पुरलेलें जातें.

**उपटणी**—स्त्री. उपटणे; घेवणे; वर काढणे ( शेत, तृण, केश

इ० ) [ उपटणे ]

**उपटणें**—सक्ति. १ उपटून काढणे; मूळासकट वर काढणे.

‘ रंभूनें ती खुंटी सकाळीं उपटली. ’ २ ( एखाद्यापासून द्रव्य वगैरे )

कपटानें, युक्तीनें काढणे; लाटणे; लुबाडणे. ‘ माझी खुशामत करून

तुला पैसा उपटणें असेल ’—विवि ८.२.४०. ३ हिसकून घेणे;

लांबविणे; चोरणे; न कळत घेणे; पळविणे. ‘ उंटावरील ह्मिणी या

भामटयानें उपटली तर नमेल ? ’ ४ आपटून मारणे. ‘ जें पांखिरू एक

चांचुवाडा । धरौनि उपटिले ॥ ’—शिशु ८६७. [ सं. उत्+पत्-

पात, उत्पाटन ]—अक्ति. १ ( खिळा खुंटी झाड वगैरे भितींतून )

बाहेर घेणे; वर घेणे. २ प्रगट होणे; उजेडांत येणे; दिस् लागणे;

(अंमल) सुरू होणे. ‘ अरे बापरे ! घातवार, व्यतिपात, संक्रांत,

किंकांत, मरीआई, बारावा बृहस्पति, साडेसाती सारीं एकदम

उपटलीं ।’—भाव८९. ३ उत्पन्न होणे; प्रादुर्भाव होणे ( एखादी सांघ

वगैरेचा); पुन: उद्भवणे ( रोग ), ‘ त्याला कालपासून मूळव्याध उपटली

आहे ’ ४ उडणे; आपटून वर घेणे. ‘ आपणचि चेंडू सुटे । मग

आपणयां उपटे ॥ ’—अष्ट ९.५७. ५ एखाद्यावर तुटून पडणे,

रागावणे. ‘ रथे रथें दाटी । गजें गजां उपटी ।’—शिशु ८८१.

‘ अन्याय केला कोणी आणि मजवर कां उगीच उपटतोस ? ’ [ सं.

उत्+पत् ]

**उपटसरी—ळी—सुरी—ळी**—स्त्री. ( कों. ) एक वेल; उपलसरी;

अनंतमूळ; श्यामा.

**उपटसुंभ—भा—वा—घ्या**—वि. १ उडाणटप्पु; कामधंदा नस-

लेला. २ तात्पुरता; उपरि. ३ हक्क नसतां अधिकाराच्या जागवर

आलेला: तोतया. ‘ नुकतेच परलोकवासी झालेले सातारचे जंगली

महाराज यांना सरकार ५०० रुपये माहेवारी पेन्शन देत होते.

तेव्हां तर ते उपटसुंभ नव्हते ना ? ’—केसरी. ४ ( उप. ) अविवा-

हित: ब्रह्मचारी. [ उपट+सुंभ=संभु अप. ]

**उपटसूळ**—वि. १ आकस्मिक; क्रम सोडून असा. ‘ मध्येंच

उपटसूळासारखे कांहीं निर्माण झालेले नाही. ’—गीर १६८. २

विघातक; मध्येंच लुहबुड करणारा, भांडखोर; उडाणटप्पू. ढवळाढवळ

करणारा. ३ उपटसुंभ; अलवत्यागलवत्या. ‘ मरतेवेळीं एखाद्या

उपटसूळास विनाकारण आपली दौलतहि त्यास देतां येणार नाही. ’

—टि ४.२७. **० खांदावर घेणे**—मूर्खपणानें भानगडी, त्रास, लचाडें

पाठीमागे लावून घेणे; नसतें झेगट मागे लावून घेणे. **म्हं** ० उपटसूळ

( क्री ) घे खांदावर=नसतें लचाड मागे लावून घेणे. [ उपटणे+सूळ ]

**उपटा, उपाटा**—पु १ उचल; दुसऱ्यास फसवून पैसे उप-

टणे; लबाडीनें कर्जे उभारणे; ठकवाजी करून पैसे काढणे. ( कि०

मारणे ). २ लुबाडणे; लांबविणे; उचलेगिरी करणे; पळविणे. ( कि०

देणे ). [ उपट ]

**उपटाउपट—टी**—स्त्री. १ युस्तीनें, जबराने अथवा फसवेगिरीनें

द्रव्यादि काढणे; उपटण्याचा व्यापार. [ उपट द्वि. ]

**उपटी**—स्त्री. प्रहार; धाव. ‘ कोपें इंद्रू आला हातुपीटीं । तो

खाडियाचा उपटीं ।’—शिशु ४५२. [ उपटणे ]

**उपटीव**—वि. उपटून काढलेले ( तोडून किंवा कापून न काढतां

काढलेलें पीक, केंस वगैरे ). उन्मटून पडलेलें; उपटलेले ( झाड ).

**उपटून खांदावर घेणे**—उपटसूळ पहा.

**उपट्ट**—क्रि.वि. ( गों. ) कांठापर्यंत भरलेला.

**उपट्या**—वि. फसव्या; खिसेकापू; उचल्या; भाम-ा; अह्ल

सोदा. [ उपटणे ]

**उपडणे**—सक्ति. उपटणे पहा. १ उपटणे. ‘ आंरें टाकौनि

घोडा । भणती याचिआं जंटे उडडा ।’—शिशु १४१. २ ‘ रौबानि

उपडितां दामणा ।’—सुआदि १३.१६. २ आपटून मारणे. ‘ मग

उपडिला खडकीं । हंसु जसा ।’—ज्ञा १८.७९८ —अक्ति, बाहेर,

वर येणें; उन्मळून पडणें; मुळासकट उपटून पडणें. 'उत्तम अधर्मी संचरती । ऐसे बर्णावर्ण मिसळती । तेथ समूळ उपडती । जाति-धर्म ।'—झा १.२५०. [ सं. उत्+पत्; प्रा. उपपड ]

**उपडथवी**—स्त्री. भोंवरा; लाटा एकमेकांवर उलथून पडणें; खळबळ. 'कीं सुडतां भवाणीवीं । बरि एतां उपडथवी । तेवीचि काकुळती दावी । कृपावंतापुढें ॥'—ऋ १०१. 'संसाराचे या ढोहांत उपडथवी असे ... ।'—भा १०४. [ सं. उत्+पत्+स्था; उपडणें+ठाव ]

**उपडहंडी—हांडी**—स्त्री. १ (ना.) पाणी गार करण्याकरितां फडकें बांधून उलटें टांगलेले भांडें. २ उकडहंडी पहा. [ उपडी+हंडी ]

**उपडा—ढी**—वि. तोंड खालीं केलेला; पालया; अधोमुख; उताणा याच्या उलट; (गो. कु.) उपडी. म्ह० उपड्या घागरीवर पाणी व बहिः-याजवळ कदाणी (व्यथ्रे). [ सं. उत्पाटित-उप्याडिअ; प्रा. उप्याड=उपड=उपडा. ]

**उपडा तांब्या**—उ. पालया तांब्या; स्त्री रजत्बला, विडाळशी असल्याचे थोतरक.

**उपडी मांडी**—स्त्री. लिहिण्याकरितां मांडी दुमडून घातलेली बैठक.

**उपडु**—न. जागरण. -शर.

**उपंढर**—वि. १ पांढरा; फिका. 'तौहि उपंढर ऐसा । मज वाटतुसे ॥'—ऋ ८६. २ उषडें. 'झाकिलें तरि उपंढर पडे । दुर्गधी सुटे जिक्डेतिकडे ॥'—दा १५.९.३९. -पु. १ दंभ; ढोंग. 'ना ते आनुरागेवीण । उपंढर श्रीचरणभ्यान ।'—ज्ञाप्र ४११. २ दंभस्फोट; ढोंगाची उपडकी. 'लोकांपासीं भावार्थे कैचा । आपण जगवावा तयाचा । सेवट उपंढर कोणाचा । पडोंचि नये ॥'—दा १९.८.२३. [ सं. उड्+पंडुर=पांढरा ]

**उपणणी**—स्त्री. धान्यांतील भुसा, टरफले काढण्याकरितां धान्य बारबणें; वान्यानें उडविणें; बरून खालीं ओतणें. [ सं. उड्+पवन ]

**उपणणें**—उक्ति. १ टरफल, घाण वगैरे काढण्यासाठीं धान्य बारबणें (सुपानें पाखडणें, उभळणें; झडपणें किंवा फटकणें नव्हे). 'कीं भूस वीज एकवट । उपणितां राहे घनवट ॥'—झा २.१३०. 'भूस उपणुनि केले काय । हारपले दोन्ही ठाय ॥'—तुगा २९२४. 'आज सवे धान्य उपणलें पाहिजे. ' २ धुदर, तुच्छ लेखणें; कस्प-टाप्रमाणें मानणें. ३ विवरण; फोड करून सांगणें. 'हे कथा उपणितां तुज नारे । जाण कीं अखमसेतुजनारे ॥'—वामनविराट ६. ८५. [ सं. उत्+पू-पवन; प्रा. उपणण=बरून वारा देणें; सि. उपिणु; गु. उपिणवुं ]

**उपणणें**—अकि. उत्पन्न होणें. 'निगालेआं चैतन्यनाथां । अंतौरां उपणलीं अवस्था ।'—शिशु ७४३. [ सं. उत्पन्न; प्रा. उपणण ]

**उपणवटी—पाटी—वाटी**—स्त्री. उथळ बुरडी, पाटी (धान्य उपणण्याकरितां घेतात ती). [ उपणणें+पाटी ]

**उपणा**—पु. १ वातविकारानें हातापायांस विकृति झाली असतां शैकण्याकरतां बाफत्रेलेला निरगुडी वगैरे वनस्पतींचा पाला; नार-ळाचा कीस वगैरेचा पेंड. (कि० शिजवणें; करणें; लावणें; बांधणें). २ बरोबर न शिजलेला भात (हेटाळणीकरितां वापरतात). 'भाताचा उपणा वाढला.' [ सं. उत्+पू; प्रा. उपणण; किंवा सं. उत्+पणें; प्रा. उपणण ? ]

**उपणी, उपणी**—स्त्री. पेरणी. [ सं. वप ]

**उपणें, उपणें**—उक्ति. पेरणें; पेरणी करणें. [ सं. वपन ]

**उपणें**—न. वारवळें, उपणलें धान्य. [ उपणणें ]

**उपतप्त**—वि. तापलेला; तापविलेला. [ सं. उप+तप् ]

**उपतरणें**—(प्र.) उबतरणें पहा.

**उपताप**—पु त्रास; दगदग; काळजी; जिक्कीर. [ सं. उप+ताप ]

**उपतिष्ठणें**—अकि. १ मनांत बिंबणें; परिणामकारक होणें; वजन पडणें (उपदेशाचें); संस्कार होणें. २ उपस्थित होणें; समोर येणें; हजर असणें; प्रकट होणें. 'इंद्रादि देवता घरीं पुरवती वस्तु-जात ॥ उपतिष्ठति न चिततां ऋद्धिसिद्ध ॥' ३ उभें राहणें (पापइ०). प्राप्त, साध्य होणें; फलास येणें; सत्कृत्याचें अथवा दुष्कृत्याचें फल प्राप्त होणें. 'तुका म्हणे साधन सुलभ गोमटे । परि उपतिष्ठे पूर्वं पुण्ये ॥'—तुगा २२७७. [ सं. उप+स्था-तिष् ]

**उपतिष्ठित**—वि. मनांत भरलेला; बिंबलेला; ठसलेला; रुच-लेला; मनावर परिणाम झालेला (उपदेश, बोलणें, शिक्षा). [ सं. उपदेश—पु. गर्मीचा विकार; एक गुह्यदियाचा रोग. [ सं. उप+दश् ]—शां-वि. ज्यास उपदेश झाला आहे तो.

**उपदानें**—न. अव. आमाम्न; उदकुंभ; वस्त्र; छत्र; उपानह; कमंडळ; यष्टि; लोहदंड; दीप; तंबूल; चंदन; माला; तिल; सिद्ध-स्थाली; उर्णावस्त्र; व्यजन; धेनु हीं उपदानें और्ध्वदेहिक कर्मांत धावयाचीं असतात. [ सं. ]

**उपदिशा**—स्त्री. पोटदिशा; मुख्य चार, आठ किंवा वहा दिशा धरून शिवाय राहिलेल्या इतर दिशा; अवान्तर दिशा. [ सं. ]

**उपदिष्ट**—वि. १ शिकविलें; सांगितलेलें; उपदेशिलें (कर्म, मंत्र इ०). २ ज्यास उपदेश दिला आहे किंवा शिकविलें आहे तो (शिष्य इ०). -न. शिकविलें ज्ञान; उपदेश दिलेला मंत्र. [ सं. ]

**उपदेव**—पु. मुख्य देवतांहून ज्या इतर गंधर्व, विद्याधर, अप्सरा इत्याहि देवता त्या; किरकोळ, गौण देवता. [ सं. ]

**उपदेश**—पु. १ शिक्षण; ज्ञान; शिकवण; पाठ; बोध. २ सद्भा; मसलत; युक्ति; सूचना; निर्देश. ३ गुरुमंत्र; मंत्रदान. सामाशब्द-मंत्रोपदेश; हितोपदेश; गुरुपदेश इ०. [ सं. उप+दिश=दाखविणें ]

**उपदेशक, उपदेष्टा**—वि. उपदेश करणारा; शिक्षविणारा; मंत्र देणारा, सांगणारा; सल्लामसलत देणारा (शिक्षक, गुरु, मित्र). २ (खि.) प्रीचर या इंग्रजी शब्दाचा पर्याय; ख्रिस्ती धर्माचा उपदेश करणारा; (ख्री.) उपदेशिका. 'त्यांना दिसून आले की हा उपदेशीय उपदेशक जे सांगतो ते आपल्या पवित्र ग्रंथामध्ये सांपडते.'—हानोदय ७.५.१९१८; २१.२.१९१८. [स. उप+दिष्]

**उपदेशार्थे**—उक्ति. १ ज्ञान, मंत्र, शिक्षविणे, सांगणे. 'मज निजज्ञान सर्वेशा। कृपा करुनि उपदेशी ॥' 'जेणे उपदेशिला रघुनाथ। तो बृहद्वासिष्ठ श्रेष्ठ ग्रंथ।'—हृ १ १००. २ (सामा.) माहिती, ओळख करून देणे; पढविणे. 'केवळ जें वेदांत ज्ञान। रामासि उपदेशिला ब्रह्मानंदन।' ३ सल्लामसलत देणे; सूचना; कान-उघडणी करणे. [उपदेश]

**उपदेशी**—वि. १ शिक्षविलेला; पढविलेला. २ सल्ला दिलेला; द्विहाहित सांगितलेला. ३ मंत्र सांगितलेला; उपदेश घेतलेला. 'संत-संग करितां म्हणती हा उपदेशी! येरा अभाग्यासी ज्ञान नाही ॥'—रुगा ३३४९. [उपदेश]

**उपद्रव**—पु. १ पीडा; त्रास; दुःख; जाच; छळ. 'त्रिविध मुख्य आवचे। उपद्रवांचे मेळावे।'—ज्ञा १३.२४२. २ बाधा (पिशाच्चादिक); संचार. 'या औषधाने जेव्हां गुण पडत नाही तेव्हां हा अंगरोग नव्हे, काहीं उपद्रव आहे.' ३ (कायदा) अपकार; नुकसान; घाण; अडथळा (इं.) नुसस्त. ४ रोग; शारीरदोष. [सं. उप+द्] ]

**उपद्रवी**—क—वि. १ पिशाच्चबाधेसंबंधी (पीडा, रोग). २ रोगकारक (अन्न); अपध्य; शरीरांत बिघाड करणारे; न पचणारे. ३ त्रासदायक; पीडाकारक; कंटाळवाणा. ४ अनर्थकारक; भयोत्पादक; संकटे उत्पन्न करणारी (सत्ता, व्यवस्था, राज्यपद्धति, कारभार). ५ (उपद्रवी) ज्याला पिशाच्चबाधा झाली आहे असा.

**उपद्रवी जीव**—पु. उपद्रव देणारा, त्रासदायक प्राणी (बकूण, पिसा, वगैरे)

**उपद्रष्टा**—पु. १ यज्ञादि कर्मांमध्ये न्युनाधिक काहीं कर्म होईल ते पाहून जेथील तेथे यथास्थित करवावे म्हणून एक ऋत्विज असतो तो; यज्ञांत व्यवस्था पाहणारा ऋत्विज. २ (सामा.) व्यवस्थापक; चौकसनीस. [सं. उप+द्रश्=पाहणे]

**उपद्रुत**—वि. उपद्रव पावलेला. [सं.]

**उपद्वीप**—न. १ द्वीपकल्प; बेटासारखा भाग २ लहान बेट. ३ सप्तद्वीपांवरिहित जी द्वीपे सांगितली आहेत तीं. अष्टोपद्वीप पहा. [सं.]

**उपद्व्याप**—पु. १ अतिशय त्रास, कष्ट; परिश्रमपूर्वक प्रयत्न; खटपट; रकाचे पाणी करणे. 'सरकारदरवार, पंचाहती इतका जेव्हां उपद्व्याप केला तेव्हां त्याजकडील रुपये उगविले.' २ पीडा;

जिकीर; त्रास; छळ. (किं. देणे). ३ व्याप; खटाटोप; पसारा; सिद्धता; तयारी (भंदा, समारंभ, कारभार इंची). ४ रिकामा उद्योग; उलाढाल; उचापत. [सं. उप+उद्+व्याप]

**उपद्व्यापी**—वि. १ मेहनती; कष्टाळू; अतिशय काम करणारा; फार खटपटी. २ नात्य; खोडकर; त्रासदायक; उचापत्या; भानगड्या (मूल, माणूस).

**उपधातु**—पु. १ तांबे, सोने, रुपे इत्यादि मुख्य सात धातू-खेरीज इतर धातु-स्वर्णमाक्षिक; तारमाक्षिक; मोरचूत; कासे; पितळ; शेंदूर; शिलाजित. २ अश्मीभूत, प्रस्तीभूत पदार्थ; खनिज द्रव्य. ३ शरीरांतली मुख्य धातूशिवाय बाहेर पडणारे सात धातू-दूध, रज, वसा, घाम, दांत, केश, ओजस. [सं. उप+धातु]

**उपधान**—न. १ अर्पण करणे; देणे; पोंचविणे; नेणे (गुणधर्म स्वभाव इ.) 'साधुसमागम अंतःकरणतां विनयाचें उपधान करितो.' २ (सामा.) उपाधि, सान्निध्य यायोगे एका व्यक्तीचे गुणधर्म दुसऱ्या व्यक्तीस प्राप्त होणे; गुणधर्माची देववेव; एखाद्याचे स्वभावगुणधर्म यांची छाया दुसऱ्यावर पडणे; गुणपारवर्तन. [सं. उप+जवळ; धा=डेवणे]

**उपधानासन**—न. एक पाय लांब करून दुसरा पाय उशी-सारखा मानेखाली घालून निजणे. —संयोग ३४७. [सं. उपधान=उशी+आसन]

**उपधान्य**—न. किरकोळ व कमी महत्वाचे धान्य; गौण-धान्य. अठरा उपधान्ये पहा.

**उपधायक**—वि. देणारा; उपधान करणारा; पोंचविणारा. उ० गुणोपधायक; फलोपधायक; हितीपधायक. [सं.]

**उपध्मानीय**—पु. अर्धेविसर्गपूर्वक प्रकार आणि फकार; प आणि फ यापूर्वी येणारा विसर्ग. [सं. उप+ध्मा]

**उपध्वनि**—पु. प्रतिध्वनि; मुख्य आवाजामागून निघणारा बारीक आवाज; प्रतिशब्द; पडसाद. [सं. उप+ध्वनि]

**उपनगर**—न. शहरालगतची वसाहत; शहराच्या आसपासचा भाग. (इं.) सर्व्व. उ० मुंबई उपनगर (व्हिलेपाल्ले, अंधेरी इ० भाग). [सं. उप+नगर]

**उपनणे**—अक्ति. उपणणे पहा. १ उपजणे; जन्मास येणे; उत्पन्न होणे. 'तंब कृपा उपनली जगन्नाथा। ते परिष्सा पां।'—ऋ ३६. 'तो आतां दमघोषाचा घरी। उपनलसें।'—शिशु १६३. 'बायांचि धिवसा उपनला चिंता।'—ज्ञा १.६७. २ झडप घालणे, पडणे. 'जेयांवरी दृष्टी उपनली। चैतन्यनाथाची।'—शिशु ५८३. [सं. उद्+पद्; उत्पन्न; प्रा. उपणण]

**उपनणे**—मक्ति. (कृषि.) वारवणे. उपणणे पहा.

**उपनयन**—न (गुरु) जवळ नेणे; व्रतबंध; प्रथम यज्ञोपवीत धारण करण्याचा विधि; मौजीबंधन; जानवे घालणे; मुंज; त्रैवर्णिकस

आख्यावर्षी वेदाधिकारास योग्य करण्यासाठी हा संस्कार करतात; सोळा संस्कारांपैकी एक. 'या उपरी उपनयन। गुरुद्वारां गायत्री-प्रहण।'—एमा १७.२७१. [सं. उप+जवळ+नी+नेणे]

**उपनाम-नांव**—न. कुळाचे नांव; आडनांव; टोपणनांव; गोत्रनाम. [सं.]

**उपनामक**—वि. उपनांवाचा; टोपणनांवाचा; आडनांवाचा. उ० 'वंशपायनोपनामक; पंडितोपनामक; एतदुपनामक. [सं.]

**उपनांवाचा**—अडनांवाचा पहा.

**उपनाह**—न. १ पोटीस. —योर २.८१. २ मलम; औषध; [सं.]

**उपनिधि**—पु. टेव; दुसऱ्याजवळ विश्वासार्थ ठेविलेली वस्तु, संपत्ति; अनामत वस्तु. [सं. उप+निधि]

**उपनिषद्**—न. १ गुरुचरणजवळ बसून मिळविलेले ज्ञान; गूढज्ञान. २ वेदांच्या ब्राह्मण ग्रंथांना जोडून असणारा वेदांतपर भाग; वेदसारांश असणारा ग्रंथ; वेदज्ञानकाण्डात्मक भाग. एकंदर १०८ उपनिषदे मानितात. पैकी पुढील दहा उपनिषदे मुख्य आहेत. —ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, तित्तिर, ऐतरेय, छांदोग्य व बृहदारण्यक. 'अतिगुह्य ज्ञान परात्पर। जें उपनिषदांचे भांडार।'—एमा १३.७१२. 'कुंडले जाहली कृष्णध्रुवणी। तीं उपनिषदांचे किरणी। झळकताती सतेज।'—एस्व १.५२. [सं. उप+नि+सद्=जवळ बसणे]

**उपनीत**—वि. व्रतबंध, मुंज झालेला; वेदाधिकारी. [सं.]

**उपनेत्र**—पु. चष्मा; दृष्टिदोष दूर करण्यासाठी कांच किंवा गार यांचा उपयोग करून हा तयार करतात; चाळिशी; डोळ्याची आरशी. 'जे न देखती नेत्र। ते देखती उपनेत्र।'—यथा ४.३३२. 'होय भला इष्टार्थमह उपनेत्रेचि की भला सुबळें।'—मोउद्योग ३.१३. [सं.]

**उपन्यसनीय**—वि. प्रतिपाद्य; पुढे मांडावयाचा; विचार करावयाचा (विषय, मुद्दा वगैरे). [सं. उप+न्यस]

**उपन्यस्त**—वि. १ पुढे मांडलेला; दाखविलेला; उघड केलेला; प्रतिपाद्य. २ जवळ ठेवलेला. [सं.]

**उपन्यास**—पु. १ वस्तु, मुद्दा व्यवस्थित रीतीने पुढे ठेवणे, मांडणे; विशद करणे; प्रतिपादन; स्पष्टीकरण; समोरासमोर ठेवणे, मांडणे. २ प्रस्तावना करणे; विषयप्रवेश करणे; आरंभ; सुरुवात; उपक्रम. 'या बादाचा आज येथे उपन्यास करण्याचे कारण इतकेंच की ...'—टि ४.८३. ३ साभिच्य; निकटता; जवळ असणे. [सं.]

**उपपत्ति**—पु. यार; जार; धगड; सग्या; राखा; पतीखेरीज दुसरा उपभोक्ता; न्यभिचारिणीशी संबंध असलेला पुरुष. [सं. उप+पत्ति]

**उपपत्ति**—स्त्री १ पुरावा; कार्यकारणभाव; संबंध; विषयसिद्धता; सिद्धतेची प्रमाणे; युक्तिवाद. 'अंगाचिया अनुपपत्ति। आटलिया उपपत्ति।'—अमृ ५.५५. 'हे केली विवेचना। उपपत्तीसी।'—ज्ञा १८. ६२७. २ सिद्धता; तत्वांचे प्रतिपादन; विशदिकरण; मीमांसा; विवेचन; शिस्तवार मांडणी; योग्य समजूत. 'शिस्तवार जी मांडणी करितात तिला उपपत्ति किंवा उपपादन असे म्हणतात.'—गीर २३. ३ सिद्ध करून दाखविलेली गोष्ट; सप्रमाण, सयुक्तिक सिद्धि. 'सुईचे वेजांतून हत्ती पार गेला म्हणतां हे घडेल कसे याची उपपत्ति करून द्या.' ४ (गणित) उदाहरण सोडविण्याच्या रीतीचे स्पष्टीकरण. ५ (भूमिति). प्रमेयसिद्धता. ६ साधने; सामग्री; साहित्य (निर्वाह, कारभार इ० चें) ७ युक्ति; कल्पना. 'उपपत्ती शाईणी। दाविता जाहला।'—ज्ञा ११.७०४. 'तेही अर्थीची उपपत्ती। ऐक निश्चिती शुक्र सांगे।'—एमा २.१२५ (इं.) धिअरी-पकोचे (टीका-कोल्हटकरकृत) ६१. [सं. उप+पद्] ० येणे-पठणे; मान्य होणे प्रतीति; अनुभव. 'मज नये हे उपपत्ति। याचि लागीं।'—ज्ञा २.४९.

**उपपत्नी**—स्त्री. राख; अंगवस्त्र; पत्नीखेरीज दुसरी उपभोग्य स्त्री. [सं. उप+पत्नी]

**उपपद**—न. १ गौणपद (सामासिक शब्दांतील). उपपद-समास व उपशब्द पहा. २ कोणत्याहि विद्येमध्ये किंवा कलेमध्ये प्रावीण्यदर्शक संज्ञा. बी. ए. एम्. ए. काव्यतीर्थ, पुराणरत्न इ० ३ पदवी; विरुद; बहुमानदर्शक किंवा पराक्रम, विशेष कृत्यदर्शक उपनाम, टोपण नांव. विक्रमादित्य; आह्वयमळ; इ० 'विलियम जो विजयी था उपपदानें प्रसिद्ध आहे ...'—नि ५.५२. ४ इंजरीत नामापाठीमागे लागणारे पद. उ० ए, अंन, दि. (इं) आटिकल.

**उत्पुरुष**—पु. १ जेव्हा तत्पुरुषमासांतील दुसरे पद धातुसाधित असते तेव्हा त्यास उपपदत्तपुरुष म्हणतात. उ० कुंभकार, ग्रंथकार, गृहस्थ इ० ० धारी—वि. पदवीधर; प्रॅज्युएट. 'सदरहू कालेजांत चालू असणारा शिक्षणक्रम किंवा त्यांतून तयार झालेले उपपदधारी लोक यांपैकी कोणीही अद्याप आपल्या गुणांनी विशेष लोकमान्य झालेले आमच्या ऐकिताने नाही.'—टि २.२३३. ० समास—पु. शब्दाची द्विरावृत्ति करून किंवा कांहीं एक साहाय्यक शब्द घेऊन जो समास बनवितात तो. उ० दगडधोंडे; भाकरी तुकडा; पुस्तक-बिस्तक, उपशब्द पहा.

**उपपन्नक(हस्त)**—पु. (नृत्य) आंगळ्यासह सर्व बोटें पन्नको-शापेक्षां जास्त विरळ व जास्त बांकडीं करणे. [सं.]

**उपपन्न**—वि. १ सिध्द केलेले; स्पष्ट केलेले; ज्याची उपपत्ति आहे असे. २ साधनांनी युक्त; समृद्ध; संपन्न; श्रीमंत; सधन. [सं.]

**उपपातक**—न. दुष्यम, तिष्यम प्रतीचे पातक; गोवध, कन्या-विक्रय, नास्तिक्य इत्यादि पापे; हीं एकंदर ४९ आहेत. महत्पातक पहा. [सं.]

**उपपात्र**—न. पाणी पिण्याचे लहान भांडे; पंचपात्री; फुल पात्र, पेला इ० [ सं. ]

**उपपादक**—वि. सांगणारा; दाखविणारा; सिध्द करणारा; उघड करून देणारा; स्पष्ट दर्शविणारा. [ सं. ]

**उपपादने**—उक्ति. १ उल्लेखिते; मांडणे; विवरण करून सांगणे; स्पष्ट करणे; विवेचन करणे; शिकविणे. ' भक्ति ज्ञान विरक्ति । जिजे शास्त्रे उपपादति । तिथे बोलावि महति । यथार्थवादे ॥ ' २ सिध्द करणे; स्थापित करणे. [ सं. उप+पद=जाणे, उपपादन ]

**उपपादन**—न. १ मांडणी; उल्लेख; विवेचन; प्रतिपादन; उपपत्ति. ' शिस्तवार जी मांडणी करितात तिला उपपत्ति किंवा उपपादन म्हणतात. '—गीर २३. २ सप्रमाणसिध्दता; स्थापना. [ सं. ]

**उपपादित**—वि. १ उपपादिलेले; सांगितलेले; विवेचन केलेले; स्पष्टीकरण केलेले. २ सिद्ध केलेले. [ सं. ]

**उपपाद्य**—वि. सांगाययाचे; मांडाययाचे; स्पष्ट करावयाचे; विवेचन करावयाचे ( विषय, मुद्दा ). [ सं. ]

**उपपुराण**—न मुख्य अठरा पुराणांचिवाय इतर जी गौण पुराणे त्यांपैकी प्रत्येक. लघुकालिका, बृहत्कालिका, पराशर, सिद्ध, नारद, सनत्कुमार, सौर, दुर्वास, कपिल, मानव, विष्णुधर्मोत्तर, शैवधर्म, माहेश्वर, नंदी, कुमार, औशनस, देवी, वरुण. याहून वेगळ्याहि काही याचा सांपडतात. अठरा उपपुराणे पहा.

**उपपुर**—न. उपनगर; शहराबाहेरची लहान वस्ती. ' भवति उपपुरे । गुह्या गोपुरे । '—आसु १३. [ सं. उप+पुर ]

**उपप्राण**—पु. शरीरातील पंचप्राणांहून भिन्न असे दुट्यम प्रतीचे जे वायु त्यापैकी प्रत्येक. हे पांच आहेत—नाग, क्रम, कृकल, धनंजय, देवदत्त. ' प्राणचि जाहले उपप्राण । '—अपरोक्षानुभव ४६. [ सं. ]

**उपप्लव**—पु. १ हाणामार; लुटालुट; जालपोळ ( शत्रु, लुटारू वगैरेकडून होणारा ). २ जुलूम; जबरदस्ती; अन्याय ( जुलमी राजा, निर्दय माणूस यांकडून ). ३ ( सामा. ) पीडा, उपद्रव, त्रास. [ सं. ]

**उपबर्ह**—स्त्री. ( प्र. ) उपबर्ह; उघडी. ' बाहू हे उपबर्ह काय करणे ज्ञाता अम्हां सदगुणा ॥ '—निमा—सुभद्राचंपु ४.२०. [ सं. उपबर्ह=उघडी ]

**उपबाधक**—वि. पीडाकारक. ' याचि कारणे उपबाधका । होती तुज अनेका ॥ '—गुच ३.२०. [ सं. उप+बाध ]

**उपबाधा**—स्त्री. पीडा; दुःख.

**उपभुक्त**—वि. १ उपभोग घेतलेले; वापरलेले; आस्वाद घेतलेले. २ अनुभवलेले; मनांत उमजलेले; स्वतःस माहीत असलेले. [ सं. उप+भुज् ]

**उपभोक्ता**—वि. १ उपभोग घेणारा; वापरणारा; मालकी हक्क गाजविणारा; २ अनुभव घेणारा; स्वतःच्या अनुभवाने जाणणारा. [ सं. ]

शको. १. ५०

**उपभोग**—पु. १ आस्वाद; विलास; सुख भोगण्याची क्रिया; उपयोग; भोग; भोगवटा. २ अनुभव; स्वतः अनुभवाने मिळविलेले ज्ञान ( सुखदुःखांचे ). ३ रतिसुख; संभोग. ४ ( अंधशास्त्र ) मालाचा खप, उठाव. ' उत्पादन व उपभोग यांमध्ये मोठी खिड पाडतां कामा नये. '—शाको ( उ. ) १९. [ सं. उपभुज् ]

**उपभोगे**—उक्ति. १ आस्वाद घेणे; वापरणे; उपभोग करणे; उपभोग घेणे. २ अनुभव घेणे; पडताळून पहाणे; अनुभवविणे. ३ रतिसुख घेणे; मंग करणे; संभोगणे. [ उपभोग ]

**उपभोगी**—वि. उपभोग घेतलेले; आस्वाद घेतलेले; अनुभवलेले.

**उपभोग्य**—वि. १ उपभोगावयाचे; वापरवयाचे; उपभोग करावयाचे. २ अनुभव घ्यावयाचे; उपभोगास योग्य असे. [ सं. ]

**उपम**—न. उपमा पहा. ' तथाचे उपम दिह्ले त्याने ॥ '—रामदासी ८३. [ सं. उपमा ]

**उपमणे**—मिणे—मक्ति. उपमा देणे; तुलना करणे; सारखेपणा दाखविणे. ' अगा तुनेचि देवे । कवणासि उपमावे ॥ '—विपु ७.१०४. ' तैसे ज्ञान हें उपमिजे । ज्ञानेंसीचि ॥ '—ज्ञा ८.१८३. ' त्यासी उच्चैःश्रव उपमणे ॥ '—वेसीस्व ८.११२. —अक्ति. सारखे असणे, दिसणे; जुळणे; बरोबरी करणे. [ सं. उप+मा=भोजणे ]

**उपमणे**—मिणे—क्ति. उडणे; अंतरिक्षांत वर जाणे. ' तेथे होमधूप प्रगटला । तो गगनमार्गेसी उपमला ॥ जैसा जणउ ( जाणो ) निघाला । महादेवासी ॥ '—अंतरिक्षी वीज लवे तैशी गगनी उपमिली ॥—वसा २४. ' इतके बोलुनि नारद तत्क्षणी गगनी उपमला ॥—वसा ४३. [ सं. उत्+पत्; प्रा उप्पय ]

**उपमर्द**—न—पु.न. १ अंग चोळणे, रगडणे, दाबणे. २ तुडविणे; पिळणे; त्रास देणे; पीडा करणे; जुलूम करणे. ३ मानखंडना; अपमान; इज्जत घेणे. ४ ( व्यापक. ) आडदांड, बेसुवेत कृत्य; अविचारी आचरण. [ सं. उप+मर्द् ]

**उपमर्दणे**—अक्ति. नाश पावणे. ' तैसा माझेनि प्रसादे । जीवकणु जयाचा उपमर्द ॥ '—ज्ञा १८.१२७२. —मक्ति. १ अंग चेपणे, रगडणे. २ तुडविणे; पिळणे; त्रास देणे; पीडा करणे. ३ अपमान करणे; इज्जत, अन्न घेणे. [ सं. उप+मर्द् ]

**उपमा**—स्त्री. १ दृष्टांत; उदाहरण; तुलना; दाखला. २ सादृश्य; सारखेपणा, ( प्रतिमा, चित्र, मूर्ति, यांतील ). ३ उपमान; तुलनेकरितां घेतलेली वस्तु. ४ एक अर्थात्कार—दोन वस्तूंचे साम्य—साम्य जेथे वर्णिलेले असते तेथे हा अलंकार होतो. याचे अनेक प्रकार आहेत. हा अलंकार सर्व अलंकारांच्या बुडाशी आहे. ' जो धर्म धरसा सहस्रकरसा तेजे तसा दूर सा । '—नळ १७. [ सं. ]

**उपमातणे**—न. उपमा देणे; सदृश्य दाखविणे. ' भणओनि उपमातु कमठ । जगामाजी ॥ '—शिशु ३९१. [ सं. उप+मा ]

**उपमाता**—स्त्री. १ दाई; अंगावर पाजणारी दाई; धात्री. ' सदरील अडचण असल्यास मूल पाजण्यास उपमाता टेवावी. '

—बाल्योग चिकित्सा ४. २ संगोपन करणारी (मातेशिवाय) दुसरी-बाई; ३ सावत्र आई; मानलेली आई; पालनकर्ता. [ सं. ]

**उपमान**—न. १ ज्यादीं तुलना करावयाची तें; दृष्टांत, उदाहरणादाखल घेतलेली वस्तु; तोंडाला चंद्राची उपमा देतात तेथें चंद्र हें उपमान असतें. २ अनुमानाचा एक प्रकार, सादृश्य अनुमान. (ई.) अॅनॉलॉजी. [ सं. ] **०गम्य**—वि. सादृश्यानें प्रतीत होणारी, समजणारी; तुलनेनें समजणारी. **०सिद्ध**—वि. सादृश्य दाखवून, तुलना करून सिध्द केलेले. [ सं. ]

**उपमानांप्रमेयभाव**—पु. उपमान आणि उपमेय यांचा परस्पर संबंध; दोन तुल्य वस्तूंमधील परस्परसंबंध. [ सं. ]

**उपमित**—वि. उपमा दिलेले; उदाहरण दिलेले; तुलना केलेले; दृष्टांत दिलेले [ सं. ]

**उपमिति**—स्त्री. १ तुलनेनें, प्राप्त झालेले ज्ञान; दृष्टांतांनें झालेली सिध्द. २ सारखेपणा; सादृश्य. ३ प्रतिकृति; प्रतिमा; सारखी वस्तु ( चित्र, मूर्ति वगैरेची ). [ सं. ]

**उपमीजणें**—उक्ति. सदृश समजणें; उपमा देणें; तुलना करणें. ' क्षीरसागराचा पाटु जमुने जलां होतां गोट्ट. तरी उपमीजतां दानवशिरसाट्टु । नारदें आळंगितां ॥ '—शिशु ६१. [ सं. उप+मा=माजणें ]

**उपमेय**—न. ज्याचें साम्य, तुलना वगैरे दाखवावयाचें तें; उपमानाची उपमा ज्यास यावयाची ते. तोंडाची चंद्राशीं तुलना करतांना तोंड हें उपमेय असतें [ सं. ]

**उपयम**—पु. विवाह; लग्न. [ सं. उप+यम ]

**उपयुक्त**—वि. उपयोगी; कामाचें; वापरण्यालायक; साहाय्यक; सोयीचें; लाभार्थें; उपकारक. [ सं. उप+युज् ]

**उपयोग**—पु. १ उपयुक्तता; योग्यता; साहाय्यकता; फलदायकता; उपकारकता; मदत. २ गरज; जरूरी; प्रयोजन; सापेक्षता. [ उप+युज् ]

**उपयोगणें, उपयोजणें**—उक्ति. उपयोग करणें; वापरणें. ' तैच योग्य प्रकारें उपयोगिल्यानें पाटलिवुत्रांहि त्यास उपयोगी पडलें. '—चंद्रगुप्त १८३. [ सं. उप+युज्, उपयोग ]

**उपयोगी**—वि. १ साहाय्यक; उपयुक्त; उपयोग होईल असे. २ जरूरीचें; गरजेचें. [ सं. ]

**उपर**—पु. १ वजन, छाप, श्रेष्ठत्व ठेवणें; वचस्व; वरचढपणा. ' ज्याचेनि सावायें जीव ब्रह्मउपर लहें ॥ '—अमृ २.१६. ' हा जिकडे जातो तिकडे आपला उपर लोकांवर ठेवितो. २ ( नाविक ) उत्तर दिशा [ सं. उपरि; शेंद उपैरि, उपर; श्री. हुपर; लें. सुपर; जुनें जर्मन ओपर; ई. ओव्हर; हिं. गु. उपर ]—क्रि.वि. १ नंतर; मागाहून; तदुत्तर; उपरंत. ' त्यजिल गुहमजन कसें हें आयकिल्याहि उपर माणूस '—मोवन १०.६७. २ कांडपर्यंत. ३ उत्तर

दिशेस.—शब. १ वर; ऊर्ध्व; उंच. म्ह० तेरा उपर मेरा. २ आणखी; पलीकडे; अधिक; पेक्षां. ' उपरमला भीष्म, विदुर कृष्णाहि कथितां अशाहि उपर मला ॥ '—मोउद्योग ९.६७. ' ह्याउपर तुला कांहीं मिळणार नाही. ' ३ नंतर. उ० याउपर; त्याउपर वगैरे. ' सरैल उपरा प्रतिरात्रि दिशु । सकलें दिशां उजुवाडु होउजु । '—खि २.४४. १९४. **उपरंत असणें** (सोंगटी)—तिफाशी सोंगट्यांच्या खेळांत सोंगटी लागण्यापुरेसें दान पडून वर उरणाऱ्या दानाभयें मारतां वेण्यासारखी दुसऱ्या बाजूची सोंगटी वसलेली असणें. हीं दानें सर्व दमण्यादापासून पुढें येतात.

**उपरकाठी**—स्त्री. अनवाणी चालतांना काहींएक लहान काठीवर पाय पडला असतां तिचें अग्र तटकर उडोन पायाचे तळास आघात करितें तेणेंकरून विपारासारखें मोठें दुखणें होतें तें झालें असतां त्या आघातास म्हणतात. [ उपर+काठी ]

**उपरखणां**—स्त्री. घराची माडी, मजला. [ उपर+खण ]

**उपरगुडी**—वर, उच उभारलेली गुडी. ' फडफडिती उपरगुडीआं । फुजितां बाधवडाइआं ॥ '—शिशु ५२७. [ उपर+गुडी ]

**उपरचा वारा**—पु. ( नाविक ) उत्तरेकडून येणारा वारा. [ उपर=उत्तर ]

**उपरछक्का**—पु. तिफाशी सोंगट्यांच्या खेळांतील एक शब्द. सोंगटी लागवयास पुरेसें दान असून अधिक सहा पडल्यास त्यास म्हणतात. उ० १६, १७, १८. इ०तील सहा. [ उपर+छक्का ]

**उपरछडी**—स्त्री. (विशेषतः पाण्यांत) उलटी उडी; खाली डोकें वर पाय करून मारलेली उडी. [ उपर+छडी ]

**उपरटपका-टप्पा-टपका**—पु. दुसऱ्यावर उपकार केले असतां आभारावेजीं मिळालेला दोष, निंदा, दूषण वगैरे; अयोग्य, अस्थानी, दोषारोपण. [ उपर+टपका ]

**उपरटप्पी-टप्पाचा**—वि. पोकळ; वायफळ; वरवरचें (भाषण, गप्पा, वादविवाद ). [ उपर+टप्पा ]

**उपरडकवळ**—स्त्री. उत्कर्षयुक्त आलिंगन. (टीपग्रंथ) 'ना तरि घेतांए । उपरडकवळीं । मकरध्वज ॥ '—शिशु ५९७. [ उपरड=वर+कवळ ]

**उपरडणें**—उक्ति. पालथें करणें; उपडणें; उपडें करणें. उपरांडणें पहा.

**उपरणा-णें**—पुन. एकेरी पांशरावाचें, अंगावर वेण्याचें वस्त्र; अंगवस्त्र. [ सं. उपावरणें-उपावरणें-उपरणें किंवा उपाभरण-उपादरण-उपारणें;—भाअ १८३२; हिं. उपरना ] **०झाडून निघणें**—१ मोकळे होणें; एखाद्या गोष्टीपासून संबंध तोडणें. २ रागांनें निघून जाणें.

**उपरत**—वि. पराड्मुख; परावृत्त (रणापासून, भांडणापासून). ' धांनुनि कर्ण म्हणे रे दातुं नये पृष्ठ संगरोपरतें । '—मोद्रोग १२.३३. [ सं. उप+रम् ]

**उपरतणें**—क्रि. थांबणें; शांत होणें; स्थिर होणें. 'तया सुखासी दृष्टंत । देतां सरलें वस्तुजात । उपरतलें चित्त । ठाईचा ठाई ॥'—स्वादि १.२.५६. [ सं. उप+रम् ]

**उपरतविणें**—क्रि. उफराटें फिविणें. 'यालागीं त्याग संन्यास । पुसावेयाचें घेउन मीस ॥ उपरतविलें दूस । गीतेचें तें ॥'—राज्ञा १८.८२. [ सं. उत्+परा+वृत्-वर्ते ]

**उपरता**—वि. क्रि. वि. १ वरचा; वरला; वरील. 'आणीकही शाखा उपरता । जिया सनकादिकनामें विख्याता ।'—ज्ञा १.५. २०५. २ उलट; उफराटें; विपरीत. 'तें विसरलासि हें उपरतें । सहाळें आदरिलें ॥'—ज्ञा ११.३८८. [ सं. उपरि+तः ]

**उपरति**—स्त्री. १ थांबणें; बंद होणें; शांत होणें; खळ; खंड; उपरम. २ विरक्ति; वैराग्य; विषयापासून निवृत्ति; मुखाविषयी उदासीनता. 'उपरति होऊनि चित्ता । निरवधि तळीनता । निरंतर ॥'—ज्ञा २.१७३. [ सं. उप+रम् ]

**उपरत्न**—न. मुख्य नऊ महारत्नांशिवाय इतर काहीं रत्नें. उ० तोरमली, स्फटिक कांचमणि, भीष्ममणि, मुक्ता—ज्योतिरस, राजवर्त, राजमय, ब्रह्ममय, जलकांत, हंसगर्भ, विभवकर, सौभाग्यकर, विषहर, श्रीकांत, हंसमाली, कौस्तुभ, चिंतामणि, राजमणि, धूलीमरकत, भुजंगेशमणि, खंज, सीमंतमणि, स्वर्शमणि, तित्तिर, शिला, कर्पूराश्मा, शक्तिचूर्णक, नीलकंठ, गरुड, परीस, केदार, स्यमंतकमणि, क्यूार ६० २५ मुख्य उपरत्नें व १०० किरकोळ रत्नें आहेत. —रत्नपरीक्षा (खावेंटे कृत). एकंदर ८४ रत्नांपैकीं ९ महारत्नें आणि बाकीचीं ७५ उपरत्नें समजतात. —जव्हेरखाना (बडोदें) १. [ सं. ]

**उपरदवडा**—पु. १ वाजवीपेक्षां जास्त मागणी; फाजील हांव. २ वरचढपणा; वरचष्मा; वर्चेस्व. 'उगिच गाल फुगवून रुसावें, आला दिवस उपरदवडा ।'—प्रला १६२. ३ अधिकार; सत्ता; प्रभुत्व. ( क्रि० करणें; घेणें; चढवणें, चालविणें; होणें; चढणें; चालणें ). ४ वाजवीपेक्षां जास्त मोबदला, मागणी; थोडें देऊन फार काढण्याची प्रवृत्ति. **अंबळा** देऊन कोहळा काढणें. ( क्रि० करणें ) ५ एखाद्याचें बरें करूं गेल्यास त्यांत यश न येऊन, यानें माझें वाईट केलें असा दोष ( उपद्रव ) घेणें. —मनको [ उपर+दवडणें ] म्ह० उपरदवडा खांथावर ×××. = वरचढपणा करणारा नेहमीं आपली मिजास चालवितो याअर्थी.

**उपरदुवा, उपरपगडा, उपरपव, उपरपंजा**—पु. तिफाशी सोंगट्यांच्या खेळांत मेलेली सोंगटी लागण्यापुरेशा दानावर उरणारें दान. उ० पववारांमधील पव किंवा पगडा, दसदोवारांमधील दोन किंवा दुवा, पंधरा, सोळा किंवा सतसगंधील पंजा म्हणजे पांच, किंवा सहा इत्यादि; दुवा, पगडा, पव, पंजा हीं खेळांतील दोन, एक, एक, पांच हीं दाने आहेत.

**उपरप्यादी**—स्त्री. बुद्धिबळांत एका प्याद्यानें शत्रूच्या राजास शह देऊन लागलीच दुसऱ्या प्याद्यानें प्यादेमात करणें. प्यादी पहा. [ उपर+प्यादी ]

**उपरबाहेरचा वारा**—पु. ( नाविक ) वायव्यदिशेकडून येणारा वारा.

**उपरम**—१ थांबणें; बंद होणें; शेवट; विव्रांति; विराम. 'कासया जयो उपरमु ।'—गीता १.२३४२. 'अहो ज्या सद्भावे जनन मरणाचा उपरम' २ शांति; विरक्ति; वैराग्य. 'केले होती वृथा धम । चित्ता उपरम न होतां ॥'—तुगा ३३१६. ३ आनंद; संतोष. 'ऐसा ज्याच्या नामाचा महिमा । वणितां देव पावले उपरमा ॥'—ह १६.८. 'असो आतां यशोदे माय । गोष्टी याच्या सांगों काय । एकतां चित्तां उपरम होय । प्रेम सये नावरे मज ॥'—ह ७.२३७. [ सं. उप+रम् ]

**उपरमणें**—क्रि. १ थांबणें; शांत होणें; बंद होणें; स्थिर होणें. २ रममाण होणें; आनंद पावणें; संतुष्ट होणें; उपकीडणें; प्रफुल्लित, ताजातवाना होणें. 'उपरमोनि पाहे सुंदरी । तंव अर्गी आदळला श्रीदरी ॥'—एरुस्व ७६३. ३ विसांबणें; विरमणें. 'शिव आणि श्रीधर । हाचे भक्तीस उपरमति तत्पर ॥' ४ मरणें; मृत्यु पावणें. [ सं. उप+रम् ]

**उपरमाडी**—स्त्री. घराचा वरचा मजला, माडी; उपरखण; माडीवरची माडी. 'पहाया वैदर्भी मग उपरमाडीवरि चढे ।'—साह्र ७.८४. [ उपर+माडी ]

**उपरवळ्या-वाळ्या**—क्रि. वि. वरून; उंच ठिकाणाहून; उंचावरून. 'संफलीवरून उपरवळ्या खंदकांत उडी टाकली.' २ वर; उंच; डोक्यावर. [ उपरि+वल्लं ] ० **अंबट मागणें**—कारणाशिवाय दुसऱ्याच्या मानगडीत पडणें; खांथावर उपद्रव घेणें; विकत धाड घेणें.

**उपरवांयां**—क्रि. वि. कारणाशिवाय; जव्हेरशिवाय. [ सं. उपरि+वि+इ. ; म. उपर+वायां=क्यथं ] ० **अंबट घेणें**—कारणाशिवाय भांडणें.

**उपरसाल**—स्त्री. बाहेरची साल, कातडी, चामडी; अंतर-सालेच्या विरुद्ध. [ सं. उपरि+साल ]

**उपरसाल**—स्त्री. एक प्रकारचें भात. [ सं. उपरि+सालि; प्रा. सालि; म. सालि ]

**उपरा**—पु. ( राजा ) बहार; मोसम; बहर

**उपराउपरी**—क्रि. वि. तांतडीणें; लागलीच; ताबडतोव. 'सिंहनाद केला वीरी । उपराउपरी धांविले ।'—एरुस्व ८.२०; 'निष्काम उपरनें चौफरी । तीं जाळिलीं उपराउपरी ॥'—एभा २३.३१९. [ सं. उपरि+उपरि ]

**उपराग**—पु. प्रहण. 'चंद्रामि लागत कळा उपराग येतो ।'—नळ ५. [ सं. उप+रंज ]



**उपराग, उपरागिणी**—पुंस्त्री. गौण राग, रागिणी. ' राग उपराग भायोंसहित । सामगान एक करिती । '—रावि ३६.६९. [ सं. ]

**उपराठणें, उपराठा**—उफराठणें—उफराठा पहा. (सोमांतकी रूपें—उपराठें, उफाठें, उफराठें. ) ' उपराठां नैलीं प्राणें । '—गीता २.१२६०. ' तो उपराठा गमे । '—गीता १२.१३७.

**उपराडणें**—उक्रि. पालथें करणें; सांडणें; पाडणें; उलथून पाडणें ( गाडा, गलबत इ० ). [ सं. उपरि+छंदे—छडू—छंड—छांड—सांड—रांडणें—ओकणें वगैरे ]

**उपरांत, उपरांतिक**—क्रि.वि. १ नंतर; मागाहून. ' उपरांत नर्मदाकाठीं, सार्थकासाठीं, मोक्षकार्याथीं '—नेपां ४१६. ' तो मजकूर वाचल्याच्या उपरांतही त्याची वरील रंगेल वृत्ति जर तशीच कायम राहिली तर या गोष्टीवद्दल त्याची मोठी तारीफ करणें रास्त होईल. '—नि ६२४. —श. शिवाय; आणखी; वर. ' बस्स ! उपरांत नाही. अगदीं हरा क्षिवा ! '—भा ४. [ सं. उपरि. अपरांत—तिक याप्रमाणें प्रयोग; गु. गो. उपरांत; हि. उपांत. ]

**उपराम**—पु. थांबणें; बंद होणें; विराम; विश्राम. उपरम पहा. [ सं. ]

**उपराल**—वि. अधिक; फाजील; वाजवीपेक्षां जास्त. [ सं. उपरि+आळ; हि. उप्राल=आणखी, वर ]

**उपराल**—स्त्री. ( क. ) ओहाळाकाठवीं स्मशानभूमि.

**उपरालणें**—अक्रि. भरून वाहणें ( भांडें, नदी ). उ० **उपरालूम येणें, भरणें, चालणें**. [ सं. उपरि+आळ; हि. उप्राल=वरून ]

**उपराला**—पु. १ दाहोई वाजूस सारखे ओझे करण्याकरितां जनावराच्या पाठीवरील एका वाजूस घातेलेले ( लांकडे इ० चें ) वजन. २ वाजवीपेक्षां अधिक सामग्री, संप्रह ( माल, द्रव्य वगैरेचा ). राखून ठेवलेला जिनस; खर्चें भागवून उरलेला माल, द्रव्य, पदार्थ इत्यादि; जरूर लागल्यास उपयोग करतां येईल अशी तरतूद ( दारूगोळा, सैन्य इ० ). ३ टाविक वजनापेक्षां अधिक असलेला माल. ४ वचेंस्व; वरचटपणा ( वादांत, भांडणांत ). ५ विकत घेतलेल्या मालावर ठरलेल्या वजनापेक्षां थोडा अधिक मिळणारा माल ( गुळाची ढेप. लांकडाचा गडा इ०चे तोलेलेल्या वजनापेक्षां ओझ्यांत अधिक वजन भरते तें वाणी काहीं न आकारतां देतात ). ६ जनावराच्या ओझ्यावर टाकलेले किरकोळ जिनस ( काटक्या इ० ); किरकोळ भरती. ७ भरपाई; वजावाट; मोबदला. ( क्रि. करणें ) ' कच्छ्या गड्यास काहीं टोल्यांचा किंवा वयांचा उपराला यावा. ' कुबडी चेडू—( बडोदें ) १७. ( इ. ) हेंडीकेंप. ८ एखादा जिनस वजन करतांना दुसऱ्या पारड्यांत घातलेलें वजन, दडपण. ९ ( ल. ) आढापिट; खाटाटोप. ' ब्रह्मपूजाची भार-दोरी गळां । मंत्रोपदेश भिक्षेचा सोहळा । लहण्यावाचण्याचा उपराला । पोद भरावयाकारणें ॥ '

—स्वादि ३.३.१०. [ चि. उपरालो=प्रत्युपकार ] [ सं. उपरि+आळ; हि. उप्राल=वर, अधिक ]

**उपराला**—पु १ आरोप; आळ; खोटी सबब. २ कुरापत; आगळिक; निमित्त ( कज्जा, युद्ध इ० स ). ' आम्ही केल्या नियमास टळलों नाहीं, परंतु तुमचेकडूनच उपराला झाला तेव्हां अम्हाला उठणें प्राप्त. ' ३ ( गो. ) तक्रार. **० घेवप**—नांव ठेवणें, आळ घेणें. [ उपर+आळ ]

**उपराला**—पु. साहाय्य; मरत; कुमक. ' आणि स्वामीसही परम असाध्य होऊन त्याचा उपराला ताम्राकडून होणार । '—मराआ [ सं. उपरि+आळ; हि. उप्राला=मदत; चित्पा. उपरालो ]

**उपरि**—श.उ. उपर, उपरी पहा. १ वरती; वरच्या वाजूस. ' उपरि संकटक साचे परंतु सांचे ज्यांत सुरसाचे । '—नळ ३५. २ वर. ३ यानंतर; यावर; अधिक; याशिवाय; जास्त; पुढील; विशेषतः एतत् किंवा तत् लापून प्रयोग; उ० एतदुपरि; तदुपरि.—वि. उत्तर; पुढील. ' यज्ञवैभव खंडाच्या उपरिभागांत आरंभींचे अध्याय एक ते बारापर्यंत ब्रह्मगीता. '—गीर ४. [ सं. ]

**उपरितन**—वि. वरचा [ सं. ]

**उपरिप्रवाहीचक्र**—न. ( यंत्र ) वरून पाण्याचा लोंढा चाकावर पडून फिरणारें चक्र. ( इ. ) ओव्हरशॉट व्हील.—झाको ए १४. [ सं. ]

**उपरिभाग**—पु. वर आलेला भाग; वरचा भाग, वाजू. [ सं. ]

**उपरिभूमि**—स्त्री. १ उंचावर असलेली जागा, जमीन ( माडी-वरील, डोंगरावरील ). २ वरची खोली; उपरि. [ सं. ]

**उपरी**—वि. १ गांवांत जमीन, वतन नाहीं असा; मिरासदार नसणारा; तात्पुरता राहणारा; स्वतःची मालकी नाहीं अशा जागीं राहणारा. २ ( ल. ) उडाणटप्पू; आगापिछा नसलेला. ' एखादा उपरी पोर धरून आणून स्वर्गाचे दरवाजे मोकळे करून घेतल्याचें सुख मानून घ्यावयाचें '—टि ४.१८. म्ह० उपर आले आणि धनी झाले. ३ खंडानें, कौलानें जमीन करणारा; खंडकरी; खेडूत; थलकरी याच्या उलट; ४ वरिष्ठ; वरचा. ' चिच्यास झिकारीचे सवईसाठीं उपरी अधिकाऱ्याच्या परवानगीनें नेणें. '—चिमा. ( बडोदें ) २८.—क्रि.वि. नंतर; पुढें; वर उपरि पहा. ' उपरी बोले रामलढना । '—रावि २०.१३९. ( पत्रांतून ) आसीवांद उपरी; विनंती उपरी, इ०—स्त्री. माडी ' मग तें सप्तलवणांची उपरी । तेंथें ठेविली राये कुमरी ॥ '—कथा १.६.३५. —पु. उंचवटा. ' स्वामिपूजेसि ते अवसरीं । स्थळ केलें उपरीवरी । '—संवि १३.१३८. ( गो. ) [ सं. उपरि; भि. ओपिरो; गु. उपरी; हि. उपर ]

**उपरू**—वि. अडथळा केलेला; प्रतिबंध केलेला; अडविलेला. [ सं. उप+रू ]

**उपरू**—वि उपरी; श्रेष्ठ; ' तो गोडिया घे उपरू ब्रह्मविद्येतें । ' भाए ७९५.

**उपरें**—क्रि. आधिक्याने. 'ए-हवीं देत्यकुळ साचोकारें । परि इंद्रही सरी न लाहे उपरें ।'—ज्ञा ९.४५२. —न. (कासार धंदा) जोडाच्या भांग्याचा बरचा भाग. [ सं. उपरि ]

**उपरोध**—पु. १ प्रतिबंध; अडवळा; अडचण; जुळम; त्रास. 'हैही उपरोधे करणें । तरी आतंभय हरणें।'—ज्ञा १२.२८८. 'गांवा-जवळ जर तुम्ही सैन्य उतरलें तर ग्रामस्थांस उपरोध होईल.' २ भीड; संकोच; शंका; चोरी. 'तुका म्हणे अहो रघुमाईच्या बरा । उपरोध कां धरा माझा आतां ।'—तुगा १२४३. 'जें काम पडेल तें मला सांगित जा, हे थोर यांस कसे सांगवें, असा उपरोध बाळगूं नका.' ३ आप्रह; हट. 'बाळक स्तनपानीं उपरोधु करी'—ज्ञा ११.७९. ४ व्याजोक्तीचे, छद्मी भाषण; ममीं लागेल असें भाषण; दोचून बोलणें; आडून, घालून पाडून बोलणें. 'उपरोधु जी सन्मुख । तुजसीं करूं ।'—ज्ञा ११.५४३.

**उपरोधाचा, उपरोधी-क**—वि. छद्मी; व्याजोक्तीचे; निंदागर्भ; उपरोधपूर्ण; वरमण्यासारखें (भाषण, लेख). 'साळेंत पोर वेळ चुकवून उशीर करून गेला म्हणजे त्याम पंतोजी अहो यावें महाराज, बसावें, अरे कोणी आसन घारे, इ जें करितो तें उपरोधिक.'—शास्त्रीको.

**उपर्जन-ना**—खी. (कों.) जमिनीची, संपत्तीची, मालमत्तेची वाढ; उत्कर्ष; भरभराट. 'पंच विषयवासना । अनुक्रमे वर्ते नाना । तेथें स्थूल देह उपर्जन । कारण होय ।'—सिसं १.१५६. [ सं. उप+अर्जन ]

**उपल**—पु. दगड; उत्पल. **प्रक्षेप**—पु. १ दगडमार; धोड-मार. २ (ल.) प्रतिपक्षार मुद्दे अथवा प्रमेयांचा भडमार करून त्यास गोंधळून टाकणें; कांहीं बऱ्यावाडेट युक्त्यांनीं खंडन करणें. ३ आपला पराभव होत असतां प्रतिपक्षार जोरजोराभें तुटून पडून, असंबद्ध भाषणें करून आपला पराभव लपविण्याचा प्रयत्न करणें. ४ थोडा आरोप करणें; आळ घालणें; अपशब्द बोलणें. [ सं. उत्पल=दगड+प्रक्षेप=मारा ]

**उपलग**—वि. उपयोगी. [ सं. उप+लम् ]

**उपलट**—न. (राजा.) १ घाई; गडबड. 'आजपर्यंत अशीं लंभं झालेलीं असतील पण तीं इतक्या उपलटांनं झालेलीं नाहीत.'—झांकली मूठ ६०. २ उपध्याप; भानगड.

**उपलध**—वि. सांपडलेले; मिळालेले; प्राप्त; अर्जित. [ सं. उप+लम् ]

**उपलब्धि**—खी. १ प्राप्ति; अर्जन; हस्तगत होणें; स्वाधीन होणें. २ ज्ञान; ज्ञातता; गोचरता. 'शब्दाची उपलब्धि श्रोत्रेन्द्रिया-वांचून होत नाही.' ३ अस्तित्व; प्रत्यक्षता. 'रसायनशास्त्राची उपलब्धि त्या देशांत नाही.'

**उपलभणें, उपलभणें**—अक्रि. प्राप्त होणें; मिळणें. 'परी देहाचें मोटकें उभें । आणि चेतना तेथ उपलभे ।'—ज्ञा १५.३७३. [ सं. उप+लम् ]

**उपलभ्य-मान**—वि. १ उपलब्ध असेलें; प्राप्त होण्यासारखें; जिवंत; ह्यात; ज्ञात; चालू. २ सांठणारें; लाभणारें; प्राप्त होणारें; फायदा-नफ्यासारखें मिळणारें. [ सं. ]

**उपलवण-णी**—नखी. १ मिष्ट, रुचकर पदार्थ; पक्वान्न. 'नव रसांची उपलवण.'—विपु १.१६. २ विस्तार; वर्णन. 'उमटती जीवे श्रंरांच्या श्रेणी । तथींचीं करावी उपलवणी । स्वातुभवे कीं ।'—विपु ३.२. 'म्हणोनि ह्या वाहणी । केली म्यां उपलवणी ।'—ज्ञा १३. ८५२. [ उप+लवण ]

**उपलवणें-विणें**—उक्रि. १ प्रसार; विस्तार. 'मौक्तिकां चिआं वेलीं फुललिया । कीं क्षीरसागरां ल्हरी उपलवळियां ।'—शिष्टु ५९२. २ विवंचन, विस्तार, व्याख्यान, वर्णन करणें. 'हेचि आणि भांती । प्रमेय उपलवूं पुढतीं । परीं तूं प्रतीती । याचि घे पां ।'—ज्ञा १४.८६. ३ फुलणें; उकळणें; फुलविणें; विकास करणें. 'साहित्या-चिचि सेजें । बोलांचा रंगु उपलवजि ।'—शिष्टु २४. 'जैसी चंद्र-मयाची घडी । उपलविली ।'—ज्ञा ११.२२३. ३ व्यक्त होणें. 'तेथें जाणो कोटी सूर्य घडीं उपलविली चोखडी । तैसी तेजपर वडी । श्यामांग चतुर्भुज ।'—स्वादि १०.३.१३. ४ प्रसन्न होणें. 'तेणें हरिलें आतां उपलवला निरूपील ।'—ज्ञा ६.४८८. [ सं. उत्+प्लु; उप+प्लु; उल्लवण किंवा उपलवण ]

**उपलक्षण**—न. १ (साहित्य) लक्षणा; अंशावरून संपूर्णाचा, व्यक्तीवरून वर्गाचा व वर्गावरून जातीचा निर्देश करणें. उ० सोंगटी खेळूं नये. 'येथें सोंगटी हें उपलक्षण, कांहींच खेळूं नये असा अर्थ; 'तुम्ही माझे घरीं चोरी केली असतां मीं तुम्हांस शिक्षा करावी कीं नाही?' या ठिकाणीं तुम्ही म्हणजे कोणीहि. २ रूपकात्मक व दृष्टांतपर भाषण; उपमा. 'तें दीपाचें उपलक्षण । निर्वातींचिया ।'—ज्ञा ६.३५८. ३ एका वस्तूचा, त्या वस्तूशीं तात्पुरत्या संबद्ध असलेल्या दुसऱ्या वस्तूवरून निर्देश. उ० ज्यावर कावळा बसला आहे तें रामाचें घर, येथें कावळा हें घराचें उपलक्षण. [ सं. ]

**उपलक्षणें**—उक्रि. मनांत धरून, हेतू-उद्देश धरून बोलणें; गेंख ठेवून बोलणें; अर्थ असणें.

**उपलक्षित**—वि. अप्रत्यक्ष कथित; संकल्पित; रूपकानें किंवा उपलक्षणांनं सांगितलेला. [ सं. ]

**उपलक्ष्य**—वि. अनुमेय; संकल्पित; गर्भिताथ काढण्याजोगें; गृहीत मानण्यासारखें. [ सं. ]

**उपला-ली**—पुत्री. ( हिं. ) गोवरी. [ सं. उप+लप् ]

**उपलाग-णा-णी-णू**—वि. खोगीर, जीवन घातलेला (धोडा). 'कीं जीव नृपाचे वाढ उपलाणें ।'—ज्ञा १८.४६४. 'जसा वाढ

उपलाणी। वश्य करी अश्रसाहणी।'—एभा २०.२१६. [सं. उत्+पर्याण= योञ्याचा साज, खोगीर; प्रा. उपपठण ] **उबसणें**—जिनाखेरीज घोड्यावर बसणें. 'एक उपलाणी थसले। पायवंद सोडूं विसरले। तेंपें गुंतोनि खालीं पडिलें। पायवंद वसती पाटीवरी ॥'—जे ७६.६०.

**उपलाणी**—वि. १ उपरी; बाहेरचा; थोडा वेळ राहणाऱा. 'तो मनुष्य आपल्यायेथील नाही, उपलाणी आहे.' २ (व.) बिन आधारी.

**उपलाणें, उपलानें**—न. विनीचें धोडदळ; धोडेस्वार; विनी. हुलसार—स्वार पहा. 'उपलानें निगाले बरवेंतु। हाटांमाजि।'—शिखु ५०३; ५५१; २६९. 'धाडुनी इंद्रियांचें उपलाणें। विषयाचें घाली घालणें। होटेशी ब्रह्मचर्यांत जिणें। पाचारुनि ॥'—ज्ञाप ७३७. [सं. उत्+पर्याण=खोगीर; प्रा. उपपठण ]

**उपलारां**—वि. (गो.) उपरी; पूर्ण लाभ न मिळणारें.

**उपलप्लि**—वि. लेप केलेला, लावलेला; फांसलेला; माखलेला; सारवलेला; लपेटलेला. [सं. उप+लिप् ]

**उपलेप-न**—पुन. १ खोळणें; माखणें; लावणें; फांसणें; लेप करणें. २ लेप; गिलावा; गिलाव्याचा पदार्थ; (इं.) प्लेस्टर. [सं.]

**उपवड-ढ**—स्त्री. जागृत. 'नाना उपवड होतां खेंवो। उरें स्वप्नसंभ्रमाचा ठावो।'—ज्ञा १५.२६४. उपवडणें पहा.

**उपवडणें**—अक्रि. जागृत, जागें होणें. 'नोहे हर्षशोकासी कारण। उपवडलिया जाण। जिया परी।'—ज्ञा १५.२९४. [सं. उप+वृत् ?; का. उपवडिडु=जागें होणें; उपवड=जागें करण्याचें गीत ]

**उपवणें**—अक्रि. (व.) नाहीसा होणें; गुप्त होणें. 'तथल्या तेंपें चाकू उपवला.' [सं. उत्+पु=उडणें; प्रा. उपव ? ]

**उपवन**—न. १ बाग; उद्यान; बगीचा; २ (ल.) रमणीय स्थान; वन याच्या उलट. [सं. उप+वन ]

**उपवर**—वि. १ लग्नास योग्य वयाची; विवाहास योग्य (मुलगी, मुलगा). 'उपवर परी उपायचि नाही।'—रामदासी २.१३६. २ विवाहाचा सामान्य काल अतिक्रमून विवाह न होतां राहिलेला (मुलगा, मुलगी). ३ ऋतुप्राप्त झालेली. 'पैठणांत पत्नी जाली उपवर.'—रामदासी २.७४. ४ संभोगक्षम. 'राधिकेचा मानस जाणून उपवर झाला सखा।'—पला २. [सं. उप+वृ ]

**उपवख**—न. १ उत्तरीय; अंगवस्त्र; उपरणें; पांशरावयाचें वस्त्र. २ (ल.) रखेली; राख. [सं. उप+वख=आच्छादन करणें ]

**उपवारा**—पु. उकाडा; उबारा. 'रंगमाहाली होतो उपवारा। कोणी प्रियकर आणवा राजेंद्राचा थारा।'—पला ४.२६. [उवारा]

**उपवास**—पु. संबंध दिवस (अहोरात्र) भोजन न करणें; उपोषण; लंपन; अन्ननिवृत्ति; भोजनाभाव; निरशन; अर्घ्यां दिवसाच्या निरशनालाहि हा शब्द लावितात. उ० सोमवार—शनवारचा

उपवास. [सं. उप+वम् (यज्ञ भूमिजवळ, यज्ञारंभाच्या पूर्वीच्या दिवशीं सायंकाळीं जाऊन व्रतस्थ राहणें हा मूळ अर्थ) ]

**उपवासी**—वि. १ उपास केलेला; उपोषण केलेला. २ भोजन न केलेला; उपाशी राहिलेला. **उमरणें**—भुकेनं व्याकुळ होणें; भुकेनं आसन्न मरण होणें. 'वाटें जातां घडी घडी। पाहे पोखांची गांठोडी। मनांत म्हणे घरीं बाळें रोकडीं। उपवासी मरतील ॥'—ह १९.६१.

**उपवासु**—न. सानिध्य; जवळ राहाणें. 'उपवासु जालेया जागरु। नाहीं तया।'—ऋ ८८. [सं. उप+वसु ]

**उपविद्या**—स्त्री. ब्रह्मज्ञानविरहित इतर भौतिक विद्या, ज्ञान; भौतिक शास्त्र; ईश्वर, धर्मशास्त्र या विरहित अभ्यास; व्यावहारिक ज्ञान. [सं.]

**उपविष**—न. विषाचा एक गौण प्रकार; हर्षचा चीक, त्रिधारी निवडुंगाचा चीक, कळलावी, कण्टेर, गुंज, अफू, धोतरा, या सात उपविषाच्या जाती होत. [सं.]

**उपविष्ट**—वि. १ (सामा.) वसलेला; स्थापन झालेला; आलेला; दाखल झालेला. २ जवळ, शेजारी वसलेला. [सं. उप+विश् ]

**उपवीत**—न. त्रैबर्गिकानें वापरावयाचे यज्ञोपवीत; जानवें. [सं. उप+वे=विणणें ]

**उपवृत्त**—न. १ समवृत्ताशीं म्हणजे कोणत्याहि स्थलाचे पूर्व आणि पश्चिम विंदु व खस्वस्तिक यांमधून जाणारें जें त्रिज्यावृत्त त्याशीं समांतर असें जें लहान वृत्त तें; पूर्वोपरवृत्ताशीं समांतर लहान वृत्त, वतुळ. २ कोणतेहि दुय्यम वृत्त, वतुळ. [सं. उप+वृत् ]

**उपवेद**—पु. मुख्य चार वेदांशिवाय इतर वेद; जसे—ऋग्वेदाचा आयुर्वेद (कोणच्या मतें हा अथर्ववेदाचा उपवेद आहे); यजुर्वेदाचा धनुर्वेद; सामवेदाचा गांधर्ववेद, अथर्ववेदाचा स्थापत्यवेद, शिल्पशास्त्र; गौणवेद. 'आयुर्वेद धनुर्वेद गांधर्व वेदमात्मानः। स्थापत्यंचासजद्वेदं क्रमात्पूर्वादिभर्मुखैः।'—भागवत ३.१२.३८. [सं.]

**उपवेश**—पु. १ (सामा.) बसणें; बसलेपणाची स्थिति. २ जवळ बसणें. [सं. उप+विष् ]

**उपशब्द**—पु. शब्दाचा अर्थ विशद, विस्तृत करण्याकरितां तत्सदृश किंवा त्याच अर्थी जो दुसरा शब्द, प्रतिशब्द जोडतात तो. उ० पोथी—पुस्तक, लाकूड—फांटा; गवत—काडी; दगड—गिगड; भाकरी—विकरी वगैरे. [सं.]

**उपशम-शांति**—पु. १ शांति; निग्रह; लय; शेवट. 'जितया मान मोडिली। उपशमाची।'—ज्ञा ३.२५२. २ विराम; थांबणें. 'माणेन उपशम व्याधीचा.'—गुच २.२१३. 'मायेशीं होय उपशांति। कवळ उरें ज्ञांति।' ३ नाश. 'आणगावर येणाच्या संकटांचा उपशम केवळ स्वतंत्रतेनें होत नाहीं...'—इंमू ३१०. [सं. उप+शम् ]

**उपशमर्ण**—अक्रि. नाहीसिं होणे. 'जो शरीरभावाते उपशमी । तो अधियुक्त एष गाम्मी ।'—ज्ञा ८.३७. 'कठिण काळ तुझा उपशमला ।'—किंकरकृत द्रौपदीवन्नहरण २१. [उप+शम्.]

**उपशमन**—न. १ शांति; उतार; कमी होणे; उपशम. उपशम पहा. 'दावितसे स्फोटकासी । म्हणे उपशमन केवी होय ।'—मुच ५०.५५. २ उतार पाडणारे, शांत करणारे औषध; उतारा: इलाज; तोडगा. 'महादेव तमोसुण । त्या तमासि उपशमन । तुझीच चरणींचे रज जाण ॥'—एरुस्व ४.५३. [सं.]

**उपशास्त्र**—न. गौण हत्यार; मारण्याचे किंकरकोळ साधन. 'हे उपाय केवळ उपशास्त्रवत् होत.'—व्यनि ५९. [सं.]

**उपशाखा**—स्त्री. लहान फांदी; फांदीला फुटणारी खांदी. दुय्यम, गौण शाखा. 'वीज जज्याची जवळीक लोहे । आणि तेंचि शाखोपाशाखां होये ।'—ज्ञा ९.१०९. २ एखाद्या मुख्य खोडापासून फुटणारा अंकुर, फांदी. [सं.]

**उपशांत**—वि. शांत झालेला; थंड झालेला. 'तया स्वांतःकरणजिता । सकळकामोपशांता ।'—ज्ञा ६.८१. [सं.]

**उपशांति**—उपशम पहा.

**उपशास्त्र**—न. न्याय-मीमांसादि पट्टशास्त्राहून इतर दुय्यम दर्जाची गायन, वैद्यक, वंगरे शास्त्रे किंवा त्यांवरील ग्रंथ प्रत्येक. [सं.]

**उपशिक्षक**—पु. १ शिक्षकाने आपल्या साहाय्याकरिता, शिक्षणाचे काम करण्याकरिता अगर विद्याभ्यावर नजर ठेवण्याकरतां हाताशी घेतलेला वरच्या वर्गातील हुशार विद्यार्थी; उपगुरु; मालचाट्या; (इं.) मॉनिटर. २ दुय्यम शिक्षक; मदतशिक्षक. [सं.]

**उपश्रुति**—स्त्री. १ परोक्ष किंवा भवितव्य गोष्टीविषयी प्रश्न पाहाण्याकरितां रात्रीं हीन वर्गाच्या (चांभार, परीट इ०) घरा जवळ जाऊन उभे राहिले असतां आंतून साहाजिक निघालेला बरावाईट शब्द; असा शब्द आपल्या गोष्टीवर प्रकाश पाडतो अशी मानण्याची पद्धति; पडताळा. २ आपल्या प्रस्तुत गोष्टीसंबंधी कोणेक अप्रस्तुत ध्यस्तिसुखाने सहज निघणारा बरा-वाईट शब्द आपल्याकडे लावून घेणे. 'मी लमाचा विचार करीत वसलों होतो तों मरशीलरे, मरशीलरे अशी तिकडून उपश्रुति झाली; तस्मात् यंदां लग्न कर्तुं नये.' ३ सांगोवांगी, कर्णोपकर्णी आलेली देशांतराची अनिष्ट बातमी (भविष्यकालीन किंवा वर्तमानकालीन वार्डेट गोष्टीची). ४ जनवार्ता; वदंता; भुमका. [सं. उप+श्रु=ऐकणे]

**उपश्रुष्ट**—वि. १ शेजारीं ठेवलेला; जवळ असलेला; संसर्ग असलेला; चिकटलेला; उपश्लेष असलेला. [सं. उप+श्रु] ]

**उपश्लेष**—पु. साक्षिभ्य; जवळ असण्याची स्थिति; जवळपणा. [सं.]

**उपश्लभ**—पु. पाया; आधार; निमित्त; आश्रय. [सं. उप+श्लभ]

**उपश्लभक**—पु. आधार, धोर देणारा; आश्रय देणारा; साहाय्य करणारा; सांवरणारा; हात देणारा. [सं.]

**उपश्टीव**—क्रि. ( व. ) विनाकारण; विन आधारी. [सं. उप+स्था ? ]

**उपसण**—णी-र्णे, उपसा, उपसाभर—क्रि. उपसाउपसी वंगरे वर्णव्यत्यासांने उमपण इत्यादि शब्दापासून हे शब्द साधिले आहेत. उपसणें पहा.

**उपसभापति**—पु. सभापतीच्या गैर हजेरीत काम करणारा; उपाध्यक्ष. —सभा ७१. [सं. उप+सभा+पति]

**उपसमीप**—क्रि. जवळ; सन्निध; शेजारीं. 'चिच जो उपसमीपचि वारी । राधवीं करील तो उपवामी ।' [सं. उप+समीप]

**उपसरण**—न. जवळ येणे; शेजारीं येणे; पुढे सरणे. [सं. उप+सृ]

**उपसर्ग**—पु. १ (व्या.) धातूंच्या मागे लागणारे अव्यय, उपपद. उ० अति; अनु; उप; परा; प्रति. सम् ६०. २ उपद्रव; त्रास; पीडा; विप्र. 'तेथे देतशीं उपसर्ग केला लोकां । रचिली द्वारका तुका म्हणे ।'—तुगा ९९. ३ दुषिन्ह; अनिष्टसूचक गोष्ट (उत्पान, उल्कापात इ०). [सं. उप+सृज=उत्पन्न करणे]

**उपसर्पण**—न. जवळ येणे, जाणे; साक्षिभ्य; आगमन. 'धनालागी नीचसेवन । उपसर्पण हीनाचे ॥'—एरुस्व १३.३१. [सं. उप+सृप]

**उपसर्व**—क्रि. जवळ; सन्निध. 'आपण बसे उपसर्वे नेटी ॥'—नव १६.४०. [सं. उप+सर्व वर्णव्यत्यय]

**उपसंहरण**—अक्रि. शांत होणे; लोपणे; नाश पावणे; संपणे. 'तां घोष तरी उपसंहरला ॥'—ज्ञा १.१६१. 'जे उपसंहरुनि कीजेल गोठी । ते मीचि आहे ॥'—ज्ञा ७.३०. [सं. उप+सम्+ह]

**उपसंहार**—पु. १ संकोच; एकत्रीकरण; गुंडाळणे; आटपणे; आवरणे. 'पंचाचा उपसंहार होय तेथे आत्यंतिक ।' २ सारांश; शेवट; समाप्ति. ३ प्रथाचा अखेरचा भाग; शेवटचे शब्द; सिंहावलोकन. 'प्रथांचे तात्पर्य काळें असल्यास (एकंदर) सात गोष्टी साधनमत अगून ... पैकीं उपक्रमोपसंहारौ म्हणजे प्रथाचा आरंभ आणि शेवट या पहिल्या दोन गोष्टी होत ॥'—गीर २१. [सं.]

**उपसंहृत**—वि. १ गुंडाळलेला; एकत्र केलेला. २ समाप्त केलेला; शेवट केलेला. [सं. उप+सम्+ह]

**उपसळा**—वि. खोडकर; त्रासदायक; उपद्रव देणारे; वार्डेट वर्तनाचे (मूल वंगरे). [सं. उप+शल्य]

**उपसळी**—पु. १ उपसर्ग; त्रास; उपद्रव; उद्देग (उंदीर, मांजर, कुत्रा वंगरेपासून होणारा). २ कटकट; त्रास (सुलें वंगरेचा); छळवाद; सतावणी; (क्रि० आणणे; देणे). [सं. उप+शल्य]

**उपसागर**—पु. समुद्राचा जमिनीत शिरलेला मोठा व रुंद भाग; लहान समुद्र. उ० बंगालचा उपसागर. [सं. उप+सागर]

**उप (ब) साण**—स्त्री. (कों.) कुवट वास; कुजकी घाण. (क्रि० येणें; पडणें). [का. उन्वे=वाफ, उण्गता]

**उपसातुपसी**—स्त्री. १ वदंठीवर येऊन आवेशानें म्यानांतून तरवारी बाहेर काढणें; वदंठीवर येणें. २ रिकामें करणें; बाहेर काढणें. [उपसणें द्वि]

**उपसामग्री-साहित्य**—स्त्रीन. किरकोळ उपकरणें; सामान; साहित्य; सामग्री; द्रव्ये वगैरे. 'करावया वसला हवन । तेंथे उपसामग्री आणून । जगन्माता देत असे ॥' स्वयेपाकांतील उपसाहित्य म्हणजे तांदूळ, कणीक सोडून मीठ, मिरची, हिंग इ० साहित्य. [सं.]

**उपसामी**—वि. साधु; विरक्त. 'येरु उपसामीयांचा रावो ॥'—उषा १४३५. [सं. उपसामी]

**उपसारा**—पु. १ घाटेल तिकडे संचार; मोकळे, स्वैर वावरणें. 'या घरांत उपसान्याला जागा नाही.' २ प्रशस्त जागा; मोकळी जागा. 'ह्या घरांत उपसान्याची जागा नाही' [सं. उप+स+सरा]

**उपसारा**—पु. १ घरांतील किरकोळ सामान; प्रवासाची सामग्री, जिन्नसा. २ किरकोळ कामें; वारीकसारीक कामें; अडकामें. [स. उप+म. पसारा]

**उपसावणें, उपसाहणें**—उक्ति. सोसणें; सहन करणें; पोटांत घालणें; क्षमा करणें. 'परि जाणतां उपसाहावे । बोलांचे पाणिपद निहाळावें ॥'—शिशु ३६५. 'आतां म्हणे तयाचें वचन । उपसाहों आम्ही ॥'—अमृ ७.२६९. 'ते उपसाहावा जो सुरारी ।'—दाव ३८०. 'तैसें मियां सद्गुरूसां काटाळे । श्रीरामचंद्राचे योजिलें बळें । ते उपसाहिजो सद्गुरूदयाळें । कृपा सागरें ॥'—स्वादि १०. १.२४. [सं. उप+सह]

**उपसाहो**—पु. उपसाह; सहन करण्याची क्रिया. —क्रि.वि. सहज. —शर.

**उपसूचक**—पु. सभेपुढें आणलेल्या ठरावामध्ये कांहीं फेरफार सुचविणारा; उपसूचना मांडणारा; किरकोळ सूचना करणारा. [सं.]

**उपसूचना**—स्त्री. सभेमध्ये चर्चा चाललेल्या विषयावरील मूळ ठरावांत दुसऱ्या, फेरफार किंवा तो बाजूस टेवावा इत्यादि प्रकारची मांडलेली कल्पना. [सं. उप+सूच]

**उपसूतक**—न. (नृत्य) पाय पुढें फेकणें व हातहित पुढें फेकणें व सर्व गात्रे मागच्या बाजूस वांकविणें. [सं.]

**उपसेचन**—न. तोंडीलावणें; तोंडीलावण्याचें माधन; पकात्र रुचकर करणारी वस्तु (चटणी, मसाला वगैरे). 'उपसेचन म्हणजे साधन ॥ तें तोंडी लावितां अन्न गिळे ॥'—यथा ११.४१८. [सं. उप+सिच]

**उपस्कार**—पु. १ एखादे कार्य पूर्ण करण्याकरितां लागणारें साहित्य, वस्तु, पदार्थ; साधन; बाब; अवश्य नसलेली पण उपयोगी अगर शोभा, सौंदर्य वाढविणारी वस्तु. २ तोंडी लावण्याचा पदार्थ;

मसाला; मिसळण; व्यंजन. ३ गृहकृत्यास उपयोगी पडणारी कोणतीही वस्तु (सूप, केरसुणी, गुसळ इ०). साधन; साहित्य. [सं.]

**उपस्तरण**—न. (याज्ञिक) सुव्यांत किंवा हवन करावयाच्या पात्रांत होमद्रव्य घेण्यापूर्वी त्या पात्रांत दर्वीनें तूप घालणें. [सं.]

**उपस्त्री**—स्त्री. रखेली; राख; अंगवस्त्र. [सं.]

**उपस्थ**—पु.न. १ स्त्री किंवा पुरुष यांचे जननेंद्रिय; लिंग; योनि; मेथुनेंद्रिय; पंचकमेंद्रियापैकीं एक. २ रथामध्ये सारथ्यानें बसावयाची जागा; गाडीवान बसण्याची जागा. [सं. उप+स्था]

० **निग्रह**—पु. संभोग, मेथुन न करणें; विषयोपभोगापामून अलिप्तता; ब्रह्मचर्य; विषयनिवृत्ति; असिधारावत.

**उपस्थान**—न. १ उठणें; वर येणें; उद्भवणें; उत्पन्न होणें. २ घडून येणें; घडणें (कर्म, व्यवहार इ०). ३ एक प्रार्थनेचा प्रकार; गूढार्थिक मंत्रानें उपासना, प्रार्थना. ४ असे गूढ मंत्र; स्तोत्र. ५ उभें राहून हात जोडून, मंत्र पठण करून देवतांची स्तुति करणें. [सं. उप+स्था]

**उपस्थापन**—न. १ उपस्थित करणें; जवळ आणणें; उभें करणें; घडवून आणणें; उत्पन्न करणें; वनाव वनविणें. २ पूजा; सेवा. [सं. उप+स्था प्रयोजक]

**उपस्थापित**—वि. घडलेलें; झालेलें; स्थापन केलेलें. [सं. उप+स्था प्रयोजक]

**उपस्थित**—वि. १ उद्भवलेला; उत्पन्न झालेला; प्राप्त झालेला; पोचलेला; घडलेला (प्रसंग, गोष्ट, कर्म इ०). 'आमच्या देशांत हजारों सभा दरवर्षी उपस्थित होतात...'—नि २७५. २ ज्ञात; माहीत असलेला; ह्यात, ताजा असलेला; मलिन न झालेला; रूढ; चालू (अभ्यास, विधि). ३ प्रत्यक्ष असलेला, आलेला; हजर. —स्त्री. उपस्थिति पहा. [सं. उप+स्था] ० **होणें**—हजर असणें, येणें. (सभा इ० ला)

**उपस्थिति**—स्त्री. १ जवळ असणें; हाताशीं असणें; ताजें असणें; स्मरणार्थ असणें; तयार असणें; ताजेपणा; नवेपणा; स्मरण (विधेच, अभ्यासाचें, शास्त्राचें). 'वाचलेल्या ग्रंथांची उपस्थिति चांगली राहण्यास त्याचा (ग्रंथसंग्रहाचा) किती उपयोग आहे हेही सर्वांच्या सहज लक्षांत येणार आहे.'—नि ५१५. २ उद्भव; विद्यमानता; अस्तित्व; उपस्थितपणा; हजर असणें; उत्पन्न होणें; चालू असणें (प्रसंग, कार्ये वगैरे). 'माझे घरी लमाची उपस्थिति झाली.' ३ मनांत येणें; स्मरण होणें. 'रोग म्हटला म्हणजे वैद्याची उपस्थिति होती.' [सं. उप+स्था]

**उपहत**—वि. १ मारलेला; हजा, जखम झालेला; नाश, नष्ट केलेला; उध्वस्त; ताडित. २ निस्तेज; हतवीर्य; पीडित; दुःखी. 'जैसा राजकुमर पदच्युत । सर्वथा होय उपहत ।'—ज्ञा १.२७०. [सं. उप+हन्]

**उपहृति, उपहृती**—स्त्री. (काव्य.) १ निस्तेजता; अपमान; अनादर; मानहानि. 'जैसी भातारेंहीन वनिता। उपहृति पांचे सर्वथा।'—ज्ञा २.१९९. २ नाश; खालाबलेली, दुःखित स्थिति [सं. उप+हृत्]

**उपहृसित**—वि. ज्याचे हेंसे, उपहास, थडा, फजिती झाली आहे असा; अपमानित, अनादृत; छीः थूः झालेला. [सं. उप+हृत्]

**उपहार**—पु. १ (उपाहार अप.) फराळांचे सामान; फराळ, भक्ष्य. 'मीचि होईन सुआरु। वोगरीन उपहार।'—ज्ञा १३.४२१. 'उपहार कांहीं करावा।'—गुच ५३ ९२. २ देणगी; नजराणा; वक्षीस भेट; अहेर. 'वस्त्रें अलंकार सुमनें। नाना उपहार बलियांनो।'—एरुव ६. ८८. [सं. उप+आहार]

**उपहारणें**—उक्ति. अर्पण करणें; देणें 'तेचि अस्म ईश्वरासि। उपहारावें तुम्ही हर्षी।'—गुच ४० ८१. [सं. उप+आ+हृत्]

**उपहास**—पु. १ थडा; चेष्टा; फजिती; छीः थूः, निंदा; अपमान; निर्भर्त्सना. 'उरोधु वादुबळु। प्राणितापढाळु। उपहासु च्वाळु। वर्मस्पष्टी।'—ज्ञा १३.२७०. २ उपहास होतो अशी स्थिति; उपहासक्षम अवस्था, योग्यता. [सं. उप+हृत्]

**उपहासक**—वि. उपहास, थडा करणारा; नांवें ठेवणारा; निंदा करणारा. [सं. उप+हृत्]

**उपहासणें**—अक्ति. थडा, चेष्टा, निंदा, फजिती, इ० करणें; हंसणें; अनादर, अपमान करणें. [उपहास]

**उपहासास्पद**—वि. थेट्या विषय झालेला; थेटस पात्र. [सं. उपहास+आस्पद]

**उपहास्य**—वि. थडा करण्यास योग्य, पात्र; चेष्टा करण्यालायक; उपहासास्पद; निय; तिरस्कार्य; त्याज्य. —न. थडा (उपहास अप.) 'उपहास्य केलें समर्थीचें।'—रामदासी २ ३. [सं.]

**उपहास्यता**—स्त्री. १ (उपहास या अर्थी चुकीनें) थडा; चेष्टा २ (वास्तविक अर्थ) उपहासाहता; निंदास्पदता. [सं.]

**उपहित**—वि. १ जवळ असलेले; जवळ ठेवलेले (पदार्थ, भक्ष्य, इ०). 'जैसे कां उपहिता (अंबोग) म्हैसी खाय।'—ज्ञा १७.१५४. २ संसर्गयुक्त; आरोपित. 'तैसे उपधी उपहित। थोकोनि ठाके जेथ।'—ज्ञा १५.५११. ३ उपाधियुक्त; उपाधिवद्ध; सामाशब्द-मायोपहित (चैतन्य); घटोपहित (आकाश) 'आणि कृदस्थु जो अक्षर। दाविला पुरुष प्रकार। तेंणें उपहिताही आकार चैतन्या केला।'—ज्ञा १६.४३. [सं. उप+धा=ठेवणें]

**उपहुडणें, उपहौडणें**—अक्ति. झोपेतून जाणें होणें; उठणें 'पाहातेआं पाहारां दधिमंथनीं। गौळनी गार्ती श्रीचक्रपाणीं। तो ध्वनि आयकौनि श्रवणी। बेओ उपहौडले ॥'—दाव ३११. [उप+हुडणें]

शको. १. ५१

**उपळ**—पु. पाषाण; दगड. उपल पहा. 'जडा उपळा अवचटे। लागती श्रीचरोणेशीं जटे।'—ज्ञाप ४०५. [सं. उत्पल]

**उपळ-ळी, उपळण**—स्त्री. १ फार पाऊस पडल्याने जागोजाग झरे फुटून पाणी बाहेर यावें अशी भूमीस अवस्था होते ती. २ -पु. असं जमिनीतून बाहेर येणारे झरे, प्रत्येक. ३ (ल.) घोणस किंवा फुसे चावल्यामुळे शरीरांतून रक्त वाहू लागतें ती अवस्था. ४ (व्यापक.) (स्त्रियांस) विटाळ अतिशय होण्याची अवस्था; धुपणी. ५ जोरांन उठणें; उत्पन्न होणें; जोर करणें (दमा, खोकला, ताप, दुखणें, रोग, इ०) [सं. उत्+पळ]

**उपळ जमीन**—स्त्री. ज्या जमिनीत पावसाचे पाणी अतिशय जिरल्यामुळे जिला पाझर फुटले आहेत अशी जमीन.

**उपळणें**—अक्ति. १ पाणी जिरून सांचल्यामुळे (जमीनीतून) पाझर फुटणें, उपळी होणें. २ शरीराच्या छिद्रांतून किंवा हिर-ड्यांतून वगैरे रक्त वाहू लागणें. ३ जमीन भिजून सैल झाल्यामुळे वर उपटून येणें; उफळणें; उपटलें जाणें (झाड वगैरे). [उपळ]

**उपळवट-टा**—स्त्री. १ पाणी फार जिरल्यामुळे पाझर फुटलेली जमीन; उपळ जमीन; भिजलेली, मुरलेली जमीन. २ (ल.) (विशेषतः उपळवट) चंगळ; गडगंग; समृद्धि. (किं० करणें; येणें; होणें).—वि. १ उपळ असणारी; ओलाभ्याची; मुरलेली (जमीन). २ नेहमी पाझर असलेली (जमीन). [उपळ]

**उपळवणी**—न. १ जमीनीतून वाहणाऱ्या पाझराचें, उपळीचें पाणी. २ (ल.) संपत्ति; मान; सम्मान; सुख इ० (क्षणिकत्व दर्शविण्यासाठीं). [सं. उत्+पळ. वन=वाणी; उपळ+वणी]

**उपळसरी, उपरसाळ**—स्त्री. अनंतमूळ पहा. श्यामा; इंडियन सासांपरेला; दुडोळी; उपरसाळ (चुकीनें) आस्वली; हिच्या दोन जाती आहेत—एक पांढरी व दुसरी काळी. नेल काळसरतांबूस रंगाचा असून पांसे तरवारीच्या आकाराचीं, अथेबोड रंद व तीन अंगुळें लांब असतात. ही रक्तशोधक आहे. हिला उपटसुटी; लहान कावळी; शेत कावळी; शेंबवेल अशींही नांवें आहेत. [सं. उत्पल=दगड+सु=सरणें]

**उपळी**—स्त्री. झरा; पाझर. उपळ पहा. [सं. उत्+पळ]

**उपळी**—वि. पाषाणमय; दगडी. उपळ पहा. 'असो हे सोमकांत उपळीं। जेवि द्वित्रिजे चंद्रकळी।'—ऋ २४. [सं. उत्पल]

**उपळी**—स्त्री. (खा.) गाडीच्या साटीच्या दोन्ही बाजूंस समांतर असणाऱ्या सहा पटवांपैकीं प्रत्येक.

**उपज्ञा**—स्त्री. मूळचें ज्ञान; उपजत बुद्धि; आद्यज्ञान [सं. उप+ज्ञा]

**उपाह्वणें**—उक्ति. १ आरंभ होणें; आरंभणें; उत्पादणें; पातणें; जवळ येणें. 'आतां उत्पल्लेड उपाह्वळें। म्रंयाचें ऐका ॥'—ज्ञा १०.४०.

२ उपन्न होणे; मिळणे; प्राप्त होणे. 'तेचि आमुचें देणे उपाइल्ले ।'  
—ज्ञा १०.१३२. ३ विस्तार करणे, पावणे. 'तेचि चक्र वेगळाले ।  
येथ चिन्ही अळंकारले । सांगिजेल उपाइल्ले । भेदेलपणे ॥'—ज्ञा  
१८.६९५. [ सं. उप+इ=जवळ जाणे ]

**उपाइल्ले**—वि. १ उल्लुष्ट; आवडणे; 'तैसे आत्मसुख उपाइल्ले ।  
ज्यासि आपणपांचि फावले ॥'—ज्ञा ५.१०८. २ प्रशस्त; मोठे.

**उपाई येणे**—क्रि. १ घोडा बगैरे जनावरानें पुढील पाय उभा-  
रून मागील पायांवर उभें राहणे. २ क्रोधावेशानें दुसऱ्यावर चालत  
जाणे; निकरावर येणे. [ सं. उप+पट्—पाद; प्रा. उपाय ]

**उपाओ**—पु. इलाज; उपचार. उपाय पहा. 'तंव भणे यादव-  
राओ । एठ हाचि उपाओ ।—शिशु ७४१. [ सं. उपाय ]

**उपाकरण, उपाकर्म**—न. १ प्रतिवर्षी यज्ञोपवीत धारण  
करण्याचा विधि; धावणी. २ वेदाध्ययनास आरंभ करतवेळीं करा-  
वयाचे कर्म; वेदाध्ययनास आरंभ. [ सं. उप+आ+ठ ]

**उपाख्यान**—न. लहान कथा; गोष्टीत गोष्ट; लहान गोष्ट.  
आख्यानांतर्गत उपकथा; दृष्टांतकथा; एखादी मोठी गोष्ट सांग-  
तांना मध्येच प्रसंगानें सांगवावयाची लहान गोष्ट. [ सं. उप+आ+ख्या=  
सांगणे ]

**उपांग**—न. १ गौण अंग; भाग; लहान अवयव; भेद; प्रकार;  
शाखा; मोठ्या कार्यास साहाय्यभूत करावयाचे लहान कार्य; आनुषं-  
गिक विधि. 'मोहरी पावे मृदंग । डफडी सनया उपांग । मिरवत  
जातसे श्रीरंग । नंदयशोदेसहित पै ।—ह ११.२२२. 'कारागिरास...  
धंदा मुख्य व शिक्षण हें उपांग असतें.'—टि ४.७८. २ साधन, साहित्य,  
सामग्री यांपैकीं गौण वस्तु; उपसाहित्य. 'कां गीत राहतां उपांगां  
बोहट्ट पडे ।—ज्ञा १८.१०९३. ३ उपशास्त्र, मुख्य शाखाची, विद्येची  
पुरवणी. जसे—वेदांचे उपांग, पुराण; न्याय, सीमांसा व धर्मशास्त्र.

[ सं. उप+अंग ] **० राग**—पु. (संगीत) मूळचा जो राग असेल त्याच्या  
स्वरामध्ये थोडा बदल करून जो रागाचा पोटभेद तयार होतो तो.

**० ललिता**—स्त्री. आश्विन शुद्ध पंचमीस (ललितापंचमीस) पूजन करा-  
वयाची एक देवता. **० चियोग**—पु. एखाद्या वस्तूचे भाग निरनिराळे  
करणे, मोकळे करणे, उलगाडणे, पृथकरण.

**उपाप्रसर**—पु ( गणित ) प्रमाणांत असलेल्या दोन संख्यां  
पैकीं ( युगापैकीं ) दुसरी संख्या; पहिलीस अप्रसर म्हणतात.  
—छअ १०४. अप्रसर पहा. [ सं. उप+अप्र+सर ]

**उपाट**—क्रि. तोंडोतोंड; सांडेपधेत; गच्च; वाहण्यासारखें  
( पाण्याचे भांडें भ्रूण, सपत्ति ) उपट अर्थ १ पहा. [ सं. उप+पट-  
पात ]

**उपाड**—न. १ ( बडोदें ) उचल; उचापत; उधार. ' वर्षप्रति-  
पदेनिमित्त व्यापारीवार होणाऱ्या उपाडाचीं रीतसर बिलें तयार  
होऊन... '—पेरापु २.४७. २ खप; विक्री; उठाव ( मालाचा ).

' कमी उपाड झाल्यास त्याजवढल सरकारांतून नुकसान मिळणार  
नाहीं अशी शर्त ठेवावी. '—स्वारी नियम ( बडोदें ) १६. [ सं.  
उप+पत; गु उपाडयु=उचलणे ]

**उपाडा**—पु. उच्छेद; पराभव; पाडाव. ' आवडी नावडीचा.  
उपाडा । करून निधडा भोजनीं ॥ '—एभा ११.९३६. [ सं. उप+  
पट=पडणे ]

**उपाणणे**—उपणणे पहा.

**उपाणे**—न. उखाणा, बोडें. —शर.

**उपांत**—पु १ सौव; काठ; कड; शेवट. २ डोक्याचा कोपरा;  
अपाग [ सं. उप+अंत ]

**उपांत-तिक**—वि. जवळचा; शेजारचा; शेवटाजवळील;  
कांठावरचा. [ सं. उप+अंत ]

**उपांतिम-उपांत्य**—वि. शेवटच्या जवळचे; अखेरीच्या अली-  
कडचे; अंत्याच्या मागचा; उपांत्य ( वर्ण, स्वर ). ' अंतिम तो  
अंतिम, तो उपांतिम होऊं शकत नाहीं, किंवा अंतिमाच्या खालच्या  
पायरीचाही असणे शक्य नाहीं. '—टि ३.२८. [ सं. उप+अंतिम ]

**उपात्त**—वि. गृहीत; स्वीकृत, स्वीकारलेले; कबूल केलेले.  
' उपात्तविद्यो गुरुदक्षिणाधी । '—रघुवंश ५.१. [ सं. ]

**उपादान**—न. १ ग्रहण; स्वीकार; घेणे; कबूल करणे; मान्य  
करणे; मान्यता; मंजुरी. २ प्राप्ति; संपादन. ' एथ अविद्यानाशु हें  
स्थळ । तेंणे मोक्षोपादान फळ । '—ज्ञा १८.१२४३. ३ साक्षात्  
कारण; समवायिकारण. उपादानकारण पहा. ( जयें—घटास माती ).  
' यैर आत्मतत्त्व उदासीन । ते नाहेतु ना उपादान । '—ज्ञा १८.३०६.

[ सं. उप+आ+दा ] **० कारण**—न. ( तत्त्व ) समवायिकारण; घटक-  
द्रव्य. ' कार्याचे उत्पत्तीस ज्या जड द्रव्याची आवश्यकता असते  
त्यास उपादानकारण म्हणतात. पुस्तकांचे कागद, शाई, दोरा हें;  
मेजाचे लांकूड, खिळे हें उपादानकारण होय. '—न्यायप २६.

**० लक्षणा**—स्त्री. ज्या लक्षणेनें वाक्यार्थाचा अन्वयबोध व्हावा म्हणून  
शब्दांच्या मुख्यार्थासह त्या मुख्यार्थांनें सूचित केलेला इतर अर्थ  
याचें ग्रहण करितात तिला उपादानलक्षणा म्हणतात. ' अजहत्त्वा-  
र्थलक्षणा पहा. ' शोकीं वुडूं पाहे स्वावासा पर जसा परवासा । '  
( स्वावासा=आपल्या घरांतील मनुष्यास )—मोक्षीष्म ३.४८. ' तो  
चमत्कार पाहण्यास पांचवें गाडी लोटली होती. ' येथे गाडी या  
शब्दांत त्यांतील मनुष्ये अंतर्भूत होतात.

**उपादेय**—वि. स्वीकार करण्यास योग्य; मान्य करण्यालायक;  
स्वीकारार्ह; ग्रहणार्ह; ग्रहण करण्यास योग्य. [ सं. उप+आ+दा ]

**उपाद्धीक**—न. ( कुण. ) उपाध्यायपण; जोसकी; भिक्षुकी;  
उपाधपण पहा. [ सं. उपाध्याय ]

**उपाध**—स्त्री. त्रास; पीडा; दुःख. उपाधि पहा. ' जाणतियां पाठीं  
लागला उपाध । नेणता तो सिद्ध भोजनासी ॥ '—तुगा ३.५०६.  
[ सं. उपाधि ]

**उपाधपण, उपाध्यपण, उपाधीक**—नबी. १ उपाध्यायाची वृत्ति, काम; पौरोहित्य; जोसकी; भिक्षुकी. २ उपाध्यायास मिळणारी विदागी, वेतन, प्राप्ति, दक्षणा. ३ उपाध्यायास असणारे वतन. [ सं. उपाध्याय ]

**उपाधपेठ, उपाधपेठीचं**—वि. १ उपाध्यायास लग्न, मुंज वगैरे प्रसंगी देतात तसे (सणंग, पागोटें वगैरे). २ हलक्या प्रतीचें; कमी किमतीचें; अगदीं साधें; छुद्रक; टाकाळ [ सं. उपाध्याय+पेठ ]

**उपाधि**—पुढी. १ शुद्धस्वरूप पदार्थावर अन्यरूपता भासविण्यास कारणीभूत असणारे पदार्थांतर. उ० रंग द्रव्याने पाण्यास रंगीत स्वरूप येतें, येथें रंगद्रव्य हा उपाधि होय. 'आकारविशेषरूप उपाधि झाला म्हणजे सुवर्ण अलंकारादि व्यपदेश पावते.' २ कोणेका पदार्थापासून विवक्षण कार्य उत्पन्न होण्यास प्रयोजक असें कांहीं एक; ( सामा. ) कारण, उत्पादक, प्रवर्तक, परिणामकारक, कार्यकारक गोष्ट. उ० अग्नीपासून धूर हांतो त्यास आग्नेयसंयोग उपाधि होय. ३ प्रसंग; कारण; निमित्त; प्रयोजन. ४ विशेष गुणधर्म; गुणविशेष. ५ पदवी; टोपण नाव; अन्वयिक नांव; विशेषण ( आवडीने किंवा उपहासानें दिलेले ). ६ ( वेदांत ) जग; साया; बाह्यप्राण, संग. ' करिती नावडतेयां त्याग । उपाधीचें ।'—ज्ञा १७. ३६२. ७ प्रपंच; संसार. ' जीवु तैसा उपाधि । आवडे लोकां ।'—ज्ञा ४.२१. ८ विकार; विचार. —आगमसार पंचिका १.२.५०. ९ त्रास; अडथळा; उपसर्ग; अडचण; आपत्ति; संकट; भानगड; लचांड; खिगाड. ' रायाच्या मनीं नव्हतें, पडूं नये उपाधीला ।'—गैपो ४१०. ' राजकीय बाबतींत अशा उपाधी म्हणजे लोकांचा असतोष, आमह... ह्याच होत. '—टि ३.२५९. १० ( रामदासी ) चळवळ; खटपट. ' उपाधीसी विस्तारावें । उपाधींत न सांपडावें ।'—दा ११.५.९. ' सांकडीमधें वतीं जाणे । उपाधीमधें मिळों जाणे ॥'—दा ११.६.१३. [ सं. ] **० निरास**—पु. उपाधि नाहीशी करणे.

**उपाधीक**—वि. ( प्र. ) औपाधिक; उपाधि असलेले; उपाधी संबंधीं. [ सं. उपाधि ]

**उपाध्यक्ष**—पु. अध्यक्षस मदत म्हणून किंवा त्याच्या गैरहजेरीत काम करण्यास घेतलेला किंवा निवडलेला मनुष्य. [ सं. उप+अध्यक्ष ]

**उपाध्याय**—पु. १ पुरोहित; भटजी; भिक्षुक; धार्मिक कृत्य चालविणारा; तीर्थक्षेत्रादि स्थळीं यात्रा व इतर धर्मकृत्ये यथासांग घडविणारा; कुलोपाध्याय; ग्रामोपाध्याय; तीर्थोपाध्याय. ' सगिे उपाध्याय संध्यावंदन ।'—दावि २१. २ ( ल. ) आमटया;—मनको. ३ वेदादि विद्या शिक्षविणारा गुरु. [ सं. उपाध्याय ] ( कोणेक वस्तूस ) **उपाध्या भेटणें**—वस्तु चोरीस जाणें. —चें

**सणंग, पागोटें**—उपाधपेठ पहा. म्ह० नवरा मरो कीं नवरी मरो उपाध्याला दक्षिणेशीं कारण=मतलबार्शी गांठ घालणाऱ्याबद्दल वापरतात.

**उपाध्येपणा**—पु. भिक्षुकी; उपाध्यायाची वृत्ति. उपाधपण पहा.

**उपानयन**—न. घोड्यावर स्वार बसला असतां घोड्यानें पुढे दोन्ही पाय वर करणे ही खोडी. उपाईयेणें पहा.—अश्व १०१. [ सं. ]

**उपानह**—पु. पादत्राण; पायतण; जोडा. ' जेअं हृदय उपा- नहौ सदैवीं । मैळविजति ॥'—ऋ ३५. [ सं. उपानह; हिं उपा- नत; गु उपान ]

**उपाय**—पु. १ युक्ति; थोजना; इलाज; तजवीज; साधन; उपयुक्तक्रियाविनियोग ' तूतें करुनि पुढें । जे उपायें घेती दवडें । तयां टाकसी वट्टें पाडें । मागांचि तूं ॥'—ज्ञा १७.१२. २ साम, दाम, दंड, भेद यांपैकीं प्रत्येक. [ सं. उप+इ, उपाय ] **० चतुष्टय**—न. साम, दाम, दंड, भेद हे युद्धशास्त्र किंवा राजनीतीतील चार उपाय.

**उपायन**—न. १ देणगी; भेट; नजराणा; उपहार. ' समर्पिलि उपायनें । राया कृष्णजीतें ॥'—रास १.११९. ' समर्पितों याच उपायनाहीं ।'—सारुह १.३४. २ वायन; वाण. [ सं. उप+इ ]

**उपायिणें**—लें—उपाइणें—लें पहा.

**उपायीं, उपायीं येणें**—उपाई येणें पहा. १ पुढील पाय उचलणें. ' उडी मारून त्याजवर बसतेवेळीं तो उपायी ( दोन पायांवर ) उभा राहील. '—अश्व २२६. २ निरकारर येणें. ' चिनी सरकार विशेष उपायीं न येतां सामोपचारानें, शिस्तीनें झगडत आहें. '—क १६.४.३०.

**उपायी**—वि. उपाय योजणारा; युक्त्या काढण्यांत तबबेज; कल्पक बुद्धीचा; युक्तिवाज; प्रयत्न करणारा. [ सं. उप+इ ]

**उपाये**—पु. उपाय पहा. ' जेथें श्रवणाचा उपाये । आणि पर- मर्थिसमुदाये ।'—दा १.८.२१. [ सं. उप+इ ]

**उपायेण**—न. उपायन पहा. ' नातरी तेणें आणिलें । उपायेण श्रीकृष्णजीतें ।'—रास १.१२.

**उपार**—पु. उपहार; उतारा; देवादिकांस किंवा भूतपिशा- चादिकांस तांदूळ, साखर वगैरे अर्पण केलेले पदार्थ. [ सं. उप+आहार ]

**उपाजणें—जिणें**—१ कि. मिळविणें; संपादन करणे. ' जेणें प्रकृतीचे भोगिजे । उपाजिलें ।'—ज्ञा ८.३३. २ आजव करणें; खुशामत करणें. [ सं. उप+अज् ]

**उपाजर्न**—न. संपादन; मिळविणें; प्राप्त करून घेणें. ' जया राज्य द्रव्य करणें उपाजना । वश दंभमाना इच्छे जाले ॥'—लुगा १०६५. [ सं. उप+अज् ] **० पट**—पु. वृत्तिपत्र; इनामपत्र.



**उपार्जना**—स्त्री. १ आर्जव; खुशामत; खुपमस्करी; याचना; नीचसेवा. २ मिळविणे; संपादन करणे. [ सं. उप+अर्ज् ]

**उपार्जित**—वि. संपादिलेले; मिळविलेले. 'उत्पन्न झालेले उपार्जित गुण'—नीतिशास्त्र प्रवेश ३२१ सामाशब्द-पूर्वोपाजित, आत्मोपाजित. [ सं. उप+अर्ज् ]

**उपाव-वो**—पु. युक्ति; इलाज. उपाय पहा. 'यैवपई असे उपावो ।'—विपु २.४८. 'आतां हे न चले कांहीं । उपाव सांगतां देही ॥'—व ६१३. 'तुटली आयुष्याची दोरी नाही उपाव ।—ऐपो १५४. [ उपाय अप. ]

**उपावर्णे**—अक्रि. १ पायांच्या टांचा वर करून आंगठ्यावर भार देऊन उभे राहणे; पायांच्या बोटांवर उभे राहणे. २ मागल्या पायांवर उभे राहणे (घोब्याने); उपाई येणे पहा.

**उपाशी, उपाशीपोटी, उपाशोपोटी, उपाशीतापाशी, उपाशी वनवाशी**—वि. क्रि.वि. न जेवलेला, रिकाम्या पोटी; अन्न विरहित; न जेवतां, न खातां, अनशवे पोटी. उपाशी पहा. [उप+वस्] 'हिंदुस्थानची स्थिति कशी आहे हे उपाशी पोटी आम्हास जितकें समजतें तितकें... समजणे कठिण आहे.'—टि २.३९९. म्ह० १ उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखरपोळी. २ (क.) ब्राह्मणाला उपाशी ठेवू नये आणि मुसलमानाला जेवायला घालू नये. ३ (गो.) उपाशी असलेल्याकड उठ्याचो कंटाळो ना.—उपाशी माणसास कांहींहि चालते. ४ उपासाला केळें आणि वनवासाला सिताफळे.

**उपांशु**—क्रि.वि. हळू. हळकपा आवाजांत; शब्द बाहेर न उमटतां [ सं. ]

**उपास**—पु. उपवास पहा. [ सं. उपवास; प्रा. उआस ] **उपासाची चूल करणे**—जेवणाचा स्वयंपाक झाल्यावर निराहाराचे पदार्थे शिजविण्यासाठी पोतरे घालून चूल सोंवळी करणे.

**उपास आनास-तापास**—पु. १ उपवासादि व्रतनियम; कडक व्रत. २ (ल.) देहदंडन; कष्ट. [ उपास द्वि; उपास+तपस् ] **उपासीं तापासीं बसणे**—कांहीं न खातां राहणे; जिवाचे हाल करून घेणे.

**उपासक**—पु. उपासना, पूजा करणारा; भक्त; सेवेकरी. [ सं. उप+आस्=बसणे ] **बंधुत्व**—न. उपासकांमधील वधुभाव. 'त्यांच्या मध्ये (उपासकांमध्ये) उपासक बंधुत्वाची बुद्धि जागृत होते.'—टि १.४८७.

**उपासकर-री**—पु. उपास करणारा.

**उपासंग**—पु. बाण ठेवण्याचा भाता. 'या सैन्याबरोबर... उपासंग...इ० साधनें होती'—हिल्ड. २२. [ सं. ]

**उपासणे**—क्रि. उपासना, आराधना करणे; प्रार्थणे; पूजा करणे; भक्ति करणे. 'आम्ही हा स्वधर्मेचि विहिला असे । यातें उपासा मग आपसे । पुरतो काम ।'—झा ३.८८. 'कवण उपासूं गे देवता ।

कवणकवण्या जाऊं तीर्था । कवण नवस नवसूं आतां । कृष्णनाथ प्राप्तीसी ।'—एरुस्व २.४२. [ सं. उप+आस् ]

**उपासताना**—स्त्री. १ उपास आणि तहान. २ (ल.) कष्ट; देहदंडन [ उपास+तहान ] **काढणे**—अत्रपाण्याशिवाय काळजीनें, कष्टानें, दुःखानें दिवस काढणे. **उपाहणे**—एखाद्याची काळजी वाहणे; त्याच्या अत्रपाण्याची तजवीज करणे.

**उपासन**—न. उपासना, पूजा; पूजन; अर्चन; आराधना; होम हवन इत्यादि उपासना पहा. 'मग उपासन जिहीं आणिलें । योगा-मीचें ।'—झा ४.१२२. 'वेदभूषणा वरदराजा । उपासन करावें ।—वेनीस्व १२.४४. [ सं. उप+आसन ]

**उपासना**—स्त्री. १ भक्ति; पूजा; अर्चा; सेवा; आराधना. 'मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण । नाना चातुर्थ्यलक्षण । बोलिले अंभे ।'—दा १.१.१०. २ सेवा; नेमधर्मे; ( गुरुमंत्र जपण्याचा इ० ) सामाशब्द—आत्मोपासना, ज्ञानोपासना; कर्मोपासना. ३ ( रामदासी ) उपास्यदेवत 'उपासना तेथ उभी आटे ।'—रामदासी २.७९. [ सं. उप + आस् ] **कांड**—न.

वेदाच्या तीन कांडांपैकी ज्यामध्ये उपासना सांगितली जाते तो भाग; यजुर्वेद. **निरूपण**—न. केलेल्या कर्मांचे अखेरीस जें देवतेला समर्पण करतात तें. **मार्ग**—पु. ईश्वराचे चिंतन, मनन, ध्यान इत्यादींचे आचरण. 'उपासनामार्गानें जाणाऱ्या भक्तांना भक्ति-मार्गी म्हणतात.'—टिप्पु ३.८. **यंत्र**—न. प्रह्व व देवता यांची उपासना करण्यासाठीं धातूवर किंवा कागदावर काढलेली विशिष्ट आकृति. 'ना तरी उपासनायंत्र । तैसें दिभे सैन्यसूत्र । भीमकी मध्यपीठ पवित्र । कृष्णक्षेत्र निजवीज ।'—एरुस्व ६.५५.

**उपासपारणे**—न. उपास करणे व सोडणे; उपासतापास. ( क्रि० करणे; धरणे; मांडणे; लागणे ). [ उपास+पारणे ]

**उपासमर-मार-मारा**—स्त्रीपु १ अन्नावांचून मरणें किंवा मारणे; अन्नान्नदशा. २ अर्थपोटी टेवणे; कंजूषणपा करणे; एखाद्यास क्रोणतीदि वस्तु पुरेशी न देणे. [ उपास+मरणे ]

**उपासमाजगा-माजरू**—वि. ( माण. व. ) उपाशी राहून सुद्धा कामधंदा न करणारा; अन्नान्नदशा असूनहि माजलेला. [ उपास+माजणे ]

**उपासित**—वि. ज्याची पूजा, भक्ति, अर्चा इ० केली आहे असा, सेवा केली आहे असा; आदरिलेला; पूजिलेला. [ सं. ]

**उपासी**—वि. १ उपास केलेला; अन्न न खाल्लेला; उपवासी. 'तीन दिवसांचा उपासी अंतेज ।'—रामदासी २.१५८. २ भुकेलेला; भूक लागली आहे असा. [उपास] **मरणे**—भुक्कसे व्याकुळ होणे; खाद्याग्न्यायास न मिळून मृतप्राय होणे. म्ह० पिकल्या झाडाखाली उपासी मरणें ( अगदीं पेदी, आळशी माणसाला लावितात ). **अनासी-तापासा-कराडी-पोटी**—वि.क्रि.वि. १ अन्नाशिवाय.

भुकेलेला; अन्नावांचून असलेला. २ उपवासी; उपास केलेला. **उपासी पोटीं अन्न ठेवणें**—आपण उपाशी राहून दुसऱ्यास अन्न ठेवणें (शुद्ध सेवेचा एक प्रकार).

**उपास्ति**—स्त्री. १ उपासना; भक्ति; पूजा; अर्चा; आराधना; सेवा. 'उपास्तिवेन्ही राबतया । उपायकळि येती मोडोनियां ।'—अमृ २.१७. 'तैसी दोनी ये मते । सुचिती एका कारणतें । परी उपास्ति ते योग्यते । आधीन असे ।'—ज्ञा ३.४०. 'त्यां मज सुर्याची उपास्ती । सौरसुक्तीं त्रैविद्या ।'—एमा ११.१३३२. [सं. उप+आस् ]

**उपास्य**—न. ज्याची उपासना करावयाची ती देवता, दैवत, आराध्य दैवत. —वि. पूजा करण्यास योग्य; पूजनीय. **उदैचत**—न. १ उपासनेची देवता. २ पूज्य व्यक्ती. [सं.]

**उपाहार**—पु. १ फराळ; जेवणांतील मुख्य पदार्थां (भाता) शिवाय इतर पदार्थ; अल्पाहार. २ फराळ करणें. [सं. उप+आहार]

**उपाळा**—पु. १ उमाळा; उपळी; आवेग; उकळी. 'कुटला शरिरांत ह्या काम उपाळा । कर शांत नृपाळा ।'—प्रला १२७ २ अश्रू; पाणी. उपळ पहा. 'आम्हांस टाकून जाशी कृपाळा । पशुपक्षांच्या नेत्रां उपाळा ।'—प्रला २५९. [सं. उत्+प्लु]

**उपाळी**—स्त्री. उपहास; यडा; निंदा; चेष्टा; टवाळी; मस्करी. [प्रा. उप्फाल=खल, दुर्जन ?]

**उपिकर्णें**—अक्रि. अविकर्णें; पिऊन अधिक होणें; वाजवीपेक्षां अधिक पक्क होणें. [सं. उत्+पच]

**उपिट, उपिपट्टु**—न. १ (क) तिखटमीठ घालून आंले करून वाफ दिलेले लाह्यांचे पीठ २ तिखटमिठाचा सांजा. [का. उप्पु=मीठ+इट्टु=पीठ]

**उपिटणें**—अक्रि. आर्द्रता कमी झाल्यामुळे किंवा सारखें भाजले न गेल्यामुळे भाकरी बगेरस भेगा पडणें; पिटुळणें. [सं. उत्+पिट]

**उपीठ**—वि. उपिठेळी (भाकरी, खापरपोळी इ०) [सं. उत्+पिठ; म. पीठ]

**उपीत वेणें—पिणें**—अक्रि १ उच्छ्वसलपणें, अविचारानें वागणें. २ अतिशय घाईत असणें. [सं. उत्+पत्]

**उपीवणें**—अक्रि. (व.) गुप्त होणें; नाहींमि होणें. [सं. उत्+पत्]

**उपेक्षणें**—उपेक्षणें पहा. 'तदि केमें तिये वरि स्वामियान । उपेखुनु कोलिलें ।'—खिपु २.३६.३७. [सं. उप+ईक्ष्]

**उपेग**—पु. उपयोग; प्रयोजन; जरुरी; गरज; फळ. 'एरी भणे जरि तिएवा अन्तरागु । तरी एथ आलेआ कवण उपेगु ।'—शिखु १८२. 'एथ एकचि उपेगा जायें । परमावृता ।'—ज्ञा २. ६७. [उपयोग]

**उपेगा—गी**—वि. उपयोगी. 'येन्हवीं परादिका चौधी । जीव मोक्षाच्या उपेगी ।'—अमृ ३.२. ० **येणें**—उपयोगी पडणें. 'येथें येतां न भागा त्वरित हरजगा तीर्थे आले उपेगा ।'—ब ६८७. [उप-योग]

**उपेड**—वि (राजा.) जेथून दूरवरचे दृश्य दिसले अशी उंचावर असलेली; उंचाड; उंचवट (जमीन). [सं. उत्+पीठ]

**उपेणां—णें**—स्त्री. १ वस्ती; वास; विश्रान्तिस्थान; राहण्याची जागा; राहावा 'नानाहची केली उपेणी । कीं पाचि प्रभेची वाणी ।'—रु ८३. 'स्वर्गां कर्गेनि उपेणें । मागिजे मुखाचें केणें ।'—शिखु ८५.८. 'तेसेनि आश्टेपणें । कवित्व जालें हें उपेणें ।'—ज्ञा १८. १७४६ २ जवळ जाणें, येणें. 'उपेणें करितां कुसुमाकरां । झाडे वेधेति दृगारा । तेथ कोकिल्यांची पाति दंडुरा । केवि लाभे ।'—रु ५२. 'उपेणें पावला चकोरु ।'—कुरा ३५.४७. [सं. उप+इ=जाणे]

**उपेत**—वि जवळ गेलेला. [सं. उप+इत]

**उपेंद्र**—पु इंद्राचा धाकटा भाऊ. विष्णु. 'उपेंक्षिमी तूं मज कां उपेंद्रा ।'—साहू १.९. [सं. उप+इंद्र]

**उपेंद्रवज्रा**—स्त्री. एक समचरण वृत्त. याच्या प्रत्येक चरणांत ११ अक्षरे असून ज, त, ज, ग, ग असे गण येतात. उ० चले वंदेही वर दान देही । तथापि हा राघव दान देही । न देह हा भाग्य अहो जनाचें । विचित्र कर्तव्य निरंजनाचें ॥' [सं. उप+इंद्र+वज्र]

**उपेय**—वि. उपायानें प्राप्त करून घेण्यासारखा; साध्य (गोष्ट). 'म्हणौनि उपेयही हातीं । जालया उपायस्थिती ।'—ज्ञा १८. १२४५. [सं. उप+इ]

**उपेक्षक**—वि. उपेक्षा, अन्वेष करणारा; दुर्लक्ष, टाळाटाळी करणारा. [सं. उप+ईक्ष्]

**उपेक्षणीय—क्षय**—वि उपेक्षा करण्यास योग्य; कानाडोळा करण्यासारखा; लक्ष न देण्यासारखा. [सं.]

**उपेक्षणें**—उक्रि. १ उपेक्षा करणें; दुर्लक्ष करणें; अन्वेष करणें; 'जेवीं नव्हें या बुद्धी । उपेक्षला ।'—ज्ञा १०.१६१. २ त्याग करणें; सोडणें. 'नाहीं आइकिली मागें ऐसी मात । जे त्वां शरणागत उपेक्षिले ।'—तुगा १६३३. 'उपेक्षूं नको गूणवंता अनंता । रघुनायका मागणें हेंचि आतां ।'—राक. [सं. उप+ईक्ष्]

**उपेक्षा**—स्त्री. १ हयगय; दुर्लक्ष; अनादर; अन्वेष. 'किंवा उपेक्षवरी । वाळनि सांडिलें ।'—ज्ञा १८.१५.८२. २ चालढकल; कानाडोळा; ढोळशांक (गुन्ध्यांकडे, दोषांकडे). ३ त्याग; सोडणें. [सं. उप+ईक्ष्]

**उपेक्षित**—वि. उपेक्षा केलेला; अन्वेषलेला; त्याग केलेला. [सं.]

**उपोद्घात**—पु. १ आरंभः सुखवातः प्रस्तावना. २ परिचयः विषयप्रवेश. ३ (न्याय) ग्रंथातील प्रतिपाद्य विषयाला अनुरूप असे ग्रंथ-प्रकरणनामः अवतरणप्राय ग्रंथांश. ४ उदाहरण; दृष्टांत. —अमरकोश. ५ पृथकरण; विवरण; स्पष्टीकरणः तत्त्वशोधन. [ सं. उप+उद्+हृत् ]

**उपोषण**—न. उपवास; उपवास; निराहार, निरशन. [ सं. उप+वस् ] **०मंडळ**—न. (खि) पुनरुत्थानाच्या सणाच्या पूर्वी करावयाचे चाळीस दिवसांचे उपोषण; लेन्ट या सॅक्सन शब्दाचा पर्याय लेन्ट म्हणजे वसंत. हे उपवास वसंतांत येतात म्हणून यांना वसंतां पवास असेंहि म्हणतात. 'उपोषणमंडळाचा आरंभ अंश वेन्स्टे (राखेचा बुधवार) या दिवशी होतो.' —उभे ५.

**उपोषित**—वि. १ उपवास केलेला २ उपाशी [ उप+उपि ]

**उपोडु**—जागृति. उपवड-ढ पहा.

**उप्तरणे**—अक्रि. ( व. ) फुगणे; मुजणे; उतणे त्याचे तोंड उप्तरले आहे उवतरणे पहा.

**उप्तरमाडी**—स्त्री दुसरा मजला दुसजली घरः वगैची माडी उप्तरमाडी पहा. ' ईश्वर त्याची मस्ती मोडी, आता केची उप्तरमाडी. ' —अमृत ५२. [ सं. उपरि; हिं. उप्तर+माडी ]

**उप्पुपिंडी ( शिरा )**—पु. ( तेलगु ) तिखटमिठाचा साजा उपित पहा. —शुश्रि ४४५. [ का. उप्पु=मीठ ]

**उप्रांत**—अ. नंतर; मागाहून; उपरांत पहा.

**उफका-खा**—पु. नाश. उपखा पहा. [ सं. उप+क्षि ]

**उफखणे-उफगणे**—अक्रि. उपखणे पहा. रिकामा होणे; रिक्त होणे; संकोच पावणे. ' आणि फुंके भाता फुगे । रचिलिया सवेचि उफगे । ' —ज्ञा १३.६६४. [ सं. उप+क्षि ]

**उफट**—वि. १ निस्तेजः फिकटः फिका ( रक्षणाशामुळे ). २ रोगटः आजारी. [ सं. उत+स्फट=तुरटी ]

**उफटणे-डणे, उफंडणे**—अक्रि. फिके पडणे, निस्तेज होणे पाहरे पडणे. —ज्ञा १७ १५६ [ उफट ]

**उफणणे**—अक्रि. उपणणे; वारवणे; वाऱ्याने भूस उडविणे पाखडणे. [ सं. उप+वण; प्रा. उपण ]

**उफणणे**—अक्रि. १ जोराने वर येणे; वाढणे ( पीक, झाड, मूल वगैरे ). २ उढणे; अंगावर उढणे । पुरूळ, फोंड, विबा शेर. ज्वर वखा इ० उढणे, उढणे. ३ कुजणे; नासणे ( फळे वगैरे ). नासणे आंबणे; फुटणे ( दूध वगैरे ). ४ फुगणे; ताठणे ( गवांने ). ५ उढणे तोडणे. ' नमोजी स्वच्छंदा सकल भवबंधा उफणता ॥ ' —वामन ( व्याधाख्यान ) २३ उपणणे पहा. [ सं. उत्पन्न; प्रा. उपण ]

**उफर-रा**—पु. ( राजा. कु. ) बाज; बार; बहर; पीक ( वृक्ष. लता, शेत इ० स येणारा ). [ सं. उत्+भ्र=अर; किंवा पूर ]

**उफर-रा**—पु. ( राजा कु. ) उपणणे; वारवणे [ सं. उपरि; हिं. उपर ]

**उफरणे**—अक्रि. ( राजा कु. ) उपणणे; वारवणे; वाढवणे. [ उफर ]

**उफराटांग, उफरांडणे**—क्रि. १ उलटें होणे; अंग, तोंड विरुद्ध दिशेने फिरणे. उफराटे होणे; उलट बाजूस जाणे; विपरीत होणे. २ डोळे चढले जाणे, फिरणे ( मृत्युसमयी किंवा वेशुद्धीने ); डोळे या शब्दाबरोबर किंवा नुसता प्रयोग. —सक्रि. उफराटा, उलटा-मुश्टा करणे; वरचे अंग खाली व खालचे वर असे करणे ( धक्का इ० ने ) ' त्या गव्यास या म्हशीने उफरांडून पाडले. ' [ सं. उत्+परावृत् ]

**उफराटसुफराट, उफराटासुफराटा**—वि. उलटासुलटा; वील बाजू खाली व खालील बाजू वर असा. आंतील बाजू बाहेर व बाहेरील बाजू आंत असा; पुढील बाजू मागे व मागील बाजू पुढे असा व्यस्त व्युत्क्रम [ सं. उत्+परावृत्त; सु+परावृत् ]

**उफराटा**—वि. क्रि. १ उलटा; विपरीत, परावृत्त; मागे; विरुद्ध; अहा कडा हे वीखटे । मृत्युलोकीचे उफराटे ॥ ' —ज्ञा ९.५१५.

उफराटे नमंटेदी । अधो पाहात होते मही । ' —नव १३. १३.

२ ( ल ) चुकीचा. ३ उलट. प्रत्युत्तरदर्शक. ' वरवेपणे मोटी । होतें क्षमीचे पोटी । कृष्ण देखोनिगां दृष्टी । तेही उफराटी लाजली । ' —एरुव १.७३ [ सं. उत्+परावृत् ] **०न्याय**—पु. विचित्र, विपरीत न्यायः अन्याय. म्हणू उफराटा न्याय गालगुं खाय. —टी गंगा—

स्त्री. उलट दिशेने वाहणारी गंगा; संसारहाटी, माया यांस उपमा देतात. ' उफराटीगंगा पाहतां मिळणें । सकळांस तेथें ॥ ' —दा ११.

७ ११. —टी दुनिया—स्त्री. उलटें जगः अव्यवस्था; बेवंदशाही; अनिर्भ्रता. अन्यायाचरण —टी बाहुली—स्त्री अगदी डोंळ्यां-जवळ धरल्याशिवाय दिसत नाही अशी दृष्टि, अशुद्धि; मंददृष्टि; दुर्ये दिसत नाही अशी नजर —ट्या काळजाचा—वि. निष्ठुर; निर्दय. कृतघ्न. अति घाटशी अविचारी ( मनुष्य ). —टें भांडण—

न कृतघ्नतेचें भांडण उपकार विमलन केले भांडणः अन्यायाचे भांडण. उपकार. प्रम करणाऱ्याशी वितुष्ट. —टें शाहणपण—न. मूर्खपणा

**उफळणे**—अक्रि. १ फुलणे. विकासणे; उमलणे. २ ( ल. ) उघडणे. विस्तीर्ण होणे उल्लेख. ३ पात्रर फुटणे; द्रव येणे ( हृदयास ). ४ उद्यमान येणे. उवडणे अनुकूल होणे ( दंब ); [ सं. उत्+फळ ]

**उफळणे**—अक्रि. १ वर उढणे. जोराने जाणे; वर जाणे. ' जो वरी उफळता खुर लागलाहे. ' —नळ ३१. ' उफळाया बघती वेणे. ' सप्रामर्गति १७ २ फाळाने उफरली जाणे ( जमीन ). उपळणे पहा [ सं. उत्+फळ, किंवा सं. उत्पाद्य; प्रा. उप्फाल= उढवणे, उखडणे ]

**उफा**—स्त्री ( व. ) अफवा; वदंता; ऐकीव बातमी; अवाई. [ फा. अफवा ]

**उफाट-ड-डा**—पु जोर; वेग; स्त्रीप्रगति. 'उफाड जोड करीतु। पंचविधे धारे वावडतु ॥'—शिशु ५३४. 'ते व्याघ्रीचिया उफाडा। देतां सत्क्या काडा ॥'—एमा १० १५. [ सं. उत्+फल् ]

**उफाट्टे**—वि. ( गो. ) उफराटा पहा. —पु जोर; आवेग

**उफाडणं**—अक्रि. उडणे; उफळणे. 'व्याघ्र निज छायेसि उफाडे ॥'—विपु ७ ४६. [ उफाट ]

**उफाड्याचा**—वि १ लवकर वाढणारा. जोराचा. २ भरदार; सुदृढ बांध्याचा; दणघट; फार सशक्त (वृक्ष, मनुष्य, पीक, मूलइ०). 'कधी उफाड्याची पोर आहे ती.'—मोर ११—**चें हाड**—न सशक्त, जोरांने वाढणारे शरीर. —ने **वाढणे. वाढीस येणे**—कि लवकर. जोगने वाढणे. —**ची जमीन-शेत**—स्त्री न लवकर व जोरदार पीक येणारे शेत.

**उफाणणे**—क्रि मुजणे. उफाणणे पहा. त्याचे सर्वांग उफाणणे आहे. '

**उफाणा, उफान**—न.पु १ उकळी. कढ.ऊत. (क्रि० येणे). २ उत्तं जाणे; कढ वर येणे (क्रि० जाणे) —वि उधळ्या [ उत्त+पवन ]  
**० गिरी**—स्त्री. १ चंगळ; समृद्धि. गडगंज. २ ( ल. ) उधळपट्टी; उधळपणा; एखादी गोष्ट वाजवीपक्षां जास्त असणे, उत्त येणे.

**उफार**—पु. ( गो. ) उपहार; फराळ. [ सं. उप+आहार ]

**उफारटा**—उफराटा पहा

**उफारशेट्या**—पु. कृतप्र, उपकार कर्त्यावर उलटणारा, मित्रा-वर उलटणारा मनुष्य. [ उफारटा+शेट्या ]

**उफाळ-ळा**—वि. अधिक; वाजवीपक्षां जास्त, पुढून उरलेले; शिल्ली ठेवलेले. [ सं. उत्+फल् ]—पु १ उकळी, ऊत; उत्साह; जोर; आवेश; उफाड पहा. 'उफाळेचि जाती मुजा फुडरीती ।'—राक. 'पुण्यच्या पुण्यप्रदेशांत उफाळ्याला आलेला तो एरंड...'—ईप ८९. २ एकदम वर येणे; जोरांने उठणे; जोरांने बाहेर येणे. उसळी; ऊत (पाणी वगैरेस); ( क्रि० निघणे; येणे ). 'आंगे प्रेतुसे उफाळा। सिंगेवरी ॥'—ऋ ८१. 'नंदाचे मूळ काळे। त्यामि नेले काळे। कोणहीथेका काळे। चालिले उफाळे ॥'—दावि २४१ 'नाना तीर्थार्थी कारंजीं बहुत। घरोघरी उफाळत।'—रावि ३६. १७२. ३ शिल्लक; वाढ.

**उफाळणे**—अक्रि. उफळणे पहा. १ उकळी येणे,ऊत येणे. २ वर येणे; वर चढणे ( जाळ वगैरे ). 'केला जरी पोत वळेचि खाले। ज्वाला तरी ते वरती उफाळे ।'—वामन ३ उसळणे; वर उडणे ( पाणी वगैरे ). 'कोठे गुप्त कोठे प्रगट। जैसे जीवन उफाळे आटे ।'—दा १.८.२७. 'अर्त्री उंच उफाळला । क्षितीतळी तो येथ आंदोलतां ।'—आक २१. ४ गवाने फुगणे, ताठणे. ५ फार वाढणे; वाजवीपक्षां जास्त होणे. ६ नांगरणे; उकरणे. ७ उधळणे; धांवणे 'जसा सिंह उफाळला हिमगिरीच्या गव्हारा-पासुनी'—आसी ६३. [ सं. उत्+फल्, फाल प्रा. उफाल ]

**उफाळणे**—उपगणे पहा.

**उफिटणे**—उपिटणे पहा.

**उफेगणे, उफाणणे**—अक्रि. ( कों. ) अधिक होणे; कुजणे; नासणे. अतिक्रणे ( फळ वगैरे ). इतर अर्थां उफाणणे पहा.

**उफेवणे, उफेणे**—अक्रि. ( गो. कु. राजा ) वर येणे; ( पाण्यांतून ) पृष्ठभागावर येणे, तराणे, उसळणे. उफाणणे पहा.

**उंब**—पु एक मोठा वृक्ष.

**उंबई**—स्त्री. ( ना ) ओंबी पहा. [ सं. उंबी, उंबिका=ओंबी ]

**उवक-ग**—पु ( काव्य ) १ वांती; ओकारी; उमळ. २ ( ल. ) उमाळा; दुःखाचा आवेग; दयेचा पाक्षर; कीव. ३ कंटाळा; त्रास, वीट. उद्रेग. 'लौकिकाचा उद्रेगु । शाखांबी उवगु ।'—हा १३ १९२. 'उवग मानुनी तो वना जाय । मार्गी येऊनि त्या बोभाये ।'—सुभादि २.४४. 'भागलिया आला उवग सहज । न धरितां काज आले मनी ।'—तुगा १८५५. [ सं. उत्+पच्; क्. उव्बु; उव्विके=उमाळा, वर येणे; गु. उवक=वांती; हि. उवकना=ओकरणे ]

**उवगट**—उवट पहा.

**उवगणे**—अक्रि. गुदमरणे; दरदरून घास येणे; गदमदणे; उष्णता व गर्दी यांमुळे घाबरणे; गदगदणे. [ का. उव्वे=उष्णता, वाफ ]

**उवगणे**—अक्रि. कंटाळणे; त्रासणे; वीट येणे; ओकारी येणे.

'भगौनि उवगेलसि पोसु। जीवजातां ।'—ऋ ३२. 'एथ अर्जुन म्हणे कटकटा। उवगिले मांगिल्या संकटा ।'—हा ११.४५२. 'गगन हून्यत्वा उवगले। कृष्णभेटीसी उदित जाहेले ।'—एरूव ७७. —उक्रि.

१ उपेक्षा करणे; तिरस्कार करणे; हयगय करणे; आबाळ करणे.

'उणे किमपि भाविका उवगशील तू देव कां ।'—केका २०. 'कदाचित नृणां दुरा उवगिजेळ दिम्बारणी ।'—आशिबी १४. २ टाकणे;

त्याग करणे. 'मग उवगून विषयांसी ।'—पाप्र ५.२७१. [ उवक ]

**उवगणे**—उक्रि. शोधून काढणे; ओळखणे. उमगणे पहा. 'साप-

त्तमावाचे जणो उवगोनि चिर्ती ।'—विवि ८.७.१२३. [ सं. उपगमन

—उवगभण—उवगण—उवगणे. —राज. भाश १८३२. ]

**उवगवट्ट**—पु. कंटाळा. —शर ( ज्ञायो २.७७. )

**उवग,वाणे**—वि. कंटाळवाणे. —शर ( भावार्थ रामायण १.

२.५२ )

**उवजणे**—उमजणे पहा.

**उवजणे**—उक्रि. ( क. ) भातावर आधण घालून त्याचे उबजे

करणे. उवजा पहा.

**उवजणे**—( व. ) उभरणे पहा.

**उवजत**—उपजत पहा.

**उवजरणे**—अक्रि. क्षीण झालेली शक्ति पुन्हां येणे; पुनरुज्जी-

वन होणे. नवीन उत्साह धारण करणे; टवटवीत होणे ( प्राणी, वन-

स्पती ). [ सं. उत्+जृ ]

**उपोद्घात**—पु. १ आरंभ; सुरुवात; प्रस्तावना. २ परिचय; विषयप्रवेश. ३ (न्याय) ग्रंथातील प्रतिपाद्य विषयाला अनुरूप असे ग्रंथ-प्रकरणनाम; अवतरणप्राय ग्रंथाश. ४ उदाहरण, दृशत. —अमरकोश. ५ पृथकरण; विवर्ण; स्पष्टीकरण; तत्त्वशोधन. [ सं. उप+उद्+हृत् ]

**उपोषण**—न. उपवास; उपवास, निराहार, निरशन. [ स उप+वस् ] •**मंडळ**—न. (खि) पुनरुत्थानाच्या सणाच्या पूर्वी करावयाचे काळीस दिवसांचे उपोषण; लेन्ट या मॅक्मन शब्दाचा पर्याय लेन्ट म्हणजे वसंत हे उपवास वसंतांत येतात म्हणून याना वसंता पवास अमेहि म्हणतात. 'उपोषणमंडळाचा आरंभ अंश वस्वें (राखंचा बुधवार) या दिवशी होतो.'—उमं ५.

**उपोषित**—वि. १ उपवास केलेला. २ उपाशी [ उप+उपि ]

**उपोडु**—जागृत. उपवड-ड पहा.

**उप्तरणे**—अक्रि. (व.) फुगणे; मुजणे; उतणे. त्याचें तोंड उप्तरले आहे 'उवतरणे पहा.

**उप्तरमाडी**—स्त्री दुमरा मजला दुमजली घर. वरची माडी उप्तरमाडी पहा. 'ईश्वर त्याची मस्ती माडी, माता कैची उप्तरमाडी.'—अमृत ५२. [ सं. उपरि; हि. उप्तर+माडी ]

**उप्पुपिंडी (शिरा)**—पु. (तेलगु) तिखटमिटाचा सांजा उफिट पहा. —शुशि ४४५. [ का. उप्पु=मीठ ]

**उप्रांत**—अ. नंतर; मागाहून; उपरांत पहा.

**उफका-खा**—पु. नाश. उपखा पहा. [ सं. उप+फि ]

**उफखणे-उफगणे**—अक्रि. उपखणे पहा. रिकामा होणे; रिक्त होणे; रिकोच पावणे. 'आणि कुंठे भाता फुगे । रचिलिया खेचि उफगे ।'—ज्ञा १३ ६६४. [ सं. उप+फि ]

**उफट**—वि. १ निस्तेज. फिकट. फिका (रक्तनाशामुळे). २ रोगट; आजारी [ सं. उत+स्फट=तुरटी ]

**उफटणे-डणे, उफंडणे**—अक्रि. फिकें पडणे. निस्तेज होणे पाहें पडणे. —ज्ञा १७ १५६ [ उफट ]

**उफणणे**—अक्रि. उपणणे; वारवणे; वाऱ्याने भूम उडविणे पाखडणे. [ उत+पवण; प्रा. उपण ]

**उफणणे**—अक्रि. १ जोराने वर येणे; वाढणे (पीक, झाड, मूल वगैरे). २ उडणे; अंगावर उडणे (पुरूळ, फोंड, विबा शेर, ज्वर वल्ग इ० उडणे, उडणे). ३ कुजणे; नासणे (फाट वंगर) नामांश आंबणे; कुटणे (दूध वंगर). ४ फुगणे; ताडणे (गवांन). ५ उडणे तोडणे. 'नमोजी स्वच्छंदा सकल भवबंधा उफणता ॥'—वामन (व्याधाख्यान) २३ उपणणे पहा. [ स उत्पन्न; प्रा. उपण ]

**उफर-रा**—पु. (राजा. कु.) बाज; बार; वहर. पीक (वृक्ष, लता, शेत इ० स येणारा). [ सं. उत+भर=क्रि.वा पूर ]

**उफर-रा**—पु. (राजा. कु.) उपणणे; वारवणे. [ सं. उपरि; हि. उप्तर ]

**उफरणे**—अक्रि. (राजा. कु.) उपणणे; वारवणे; वाढवणे. [ उफर ]

**उफराटंग, उफरांडणे**—क्रि. १ उलटें होणे; अंग, तोंड विरुद्ध दिशेस फिरणे; उफराटे होणे; उलट बाजूस जाणे; विपरीत होणे २ डोळे चढले जाणे, फिरणे (मृत्युसमयी किंवा वेशुद्धीने); डोळे या शब्दाबरोबर किंवा नुसता प्रयोग. —मक्रि उफराटा, उलटा-मुश्टा करणे; वरचे अंग खाली व खालचे वर असे करणे (धक्का देणे) 'त्या गज्यास या म्हशीने उफरांडून पाडले.' [ सं. उत+परावृत् ]

**उफराटसुफराट, उफराटासुफराटा**—क्रि. उलटासुलटा; वरील बाजू खाली व खालील बाजू वर असा; आंतील बाजू बाहेर व बाहेरील बाजू आंत असा; पुढील बाजू मागे व मागील बाजू पुढे असा व्यस्त. व्युत्क्रम [ सं. उत+परावृत्; सु+परावृत् ]

**उफराटा**—वि क्रि.वि १ उलटा; विपरीत, परावृत्त; मागे; विरुद्ध; अहा कटा टें वीखटे । मृत्युलोकीचे उफराटे ॥'—ज्ञा ९.५१५.

उफराटे नमंवेदी । अधो पाहात होते मही ।'—नव १३. १३.

२ (ल) चुर्णचा ३ उलट. प्रत्युत्तरदर्शक. 'वरवेपणें मोंटी । होतें लक्ष्मीचे पोटी । कृष्ण देखोंगियां ट्टी । तेही उफराटी लाजली ।'

—एरुस्व १ ७३ [ सं. उत+परावृत् ] •**न्याय**—पु विवित्र, विपरीत न्याय. अन्याय म्हणुं उफराटा न्याय गालगुडे खाय. —टी गंगा—

स्त्री. उलट दिशेने वाहणारी गंगा; संसारहाटी, माया यांस उपमा देतात 'उफराटीगंगा पाहतां मिळणें । सकळांस तेथें ॥'—दा ११.

७ ११. —टी दुनिया—स्त्री. उलटें जग; अव्यवस्था; बवंदशाही; अनिर्बंधता. अन्याय्याचरण —टी बाहुली—स्त्री अगदी डोक्यां-जवळ धरल्याशिवाय दिसत नाही अशी दृष्टि. अघुदृष्टि; मंददृष्टि; दूरचे दिसत नाही अशी नजर —ट्या काळजाचा—वि. निष्ठुर;

निर्भय. कृतज्ञ अति प्रादेशी अविचारी (मनुष्य). —टें भांडण—

न कृतप्रतेचे भांडण उपकार विमरुन केलेले भांडण; अन्यायाचे भांडण. उपकार, प्रम करणाऱ्याशी वितुष्ट —टें शाहाणपण—न. सर्वपणा

**उफळणे**—अक्रि. १ फुलणे; विकसणे; उमळणे. २ (ल.) उघडणे, विस्तीर्ण होणे उलणे ३ पाझर फुटणे; द्रव येणे (हृदयास).

४ उद्यमास येणे उडवणे अनुकूल होणे (देव); [ सं. उत+फळ ]

**उफळणे**—अक्रि. १ वर उडणे. जोराने जाणे; वर जाणे. 'जो वरी उफळता खुर लागलाहे.'—नळ ३१. 'उफळाया बघती वेणे.' सम्रामर्गति १७ २ फाळाने उकरली जाणें (जमीन).

उपळणे पहा [ सं. उत+फळ, किंवा सं. उत+पाठ्; प्रा. उफ्फाल=उडवणे, उखडणे ]

**उफा**—स्त्री (व.) अफवा; वदंता; ऐक्रीव वातमी; अवाई. [ फा. अफवा ]

**उफाट-ड-डा**—पु जोर; वेग; शीघ्रगति. 'उफाड जोड करीतु। पंचविधे धारे वावडतु ॥'—शिशु ५३४. 'ते व्याधीचिया उफाडा। देतां सत्कथा काढा ॥'—एमा १०.१५. [सं. उत्+फळ]

**उफाट्टे**—वि. (गो.) उफराटा पहा. —पु जोर; आवेग

**उफाडण**—अक्रि. उडणे, उफळणे. 'व्याघ्र निज छायेसि उफाडे ॥'—विपु ७.४६. [उफाट]

**उफाड्याचा**—वि १ लवकर वाढणारा; जोराचा. २ भरदार. सुट्ट बांध्याचा. दणगट; फार सशक्त (वृक्ष, मनुष्य, पीक, मूलइ०). 'कशी उफाड्यानी पोर आहे ती'—मोर ११. —**चें हाड**—न सशक्त, जोराने वाढणारे शरीर. —**ने वाढणे. वाढांस येणे**—कि. लवकर. जोगने वाढणे. —**ची जमीन-शेत**—स्त्री न लवकर व जोरदार पीक येणारे शेत.

**उफाणणे**—क्रि. मुजणे. उफाणणे पहा. त्याचे सर्वांग उफाणणे आहे. '

**उफाणा, उफान**—न.पु १ उकळी; कढ; उत. (क्रि० येणे) २ उत्तं जाणे; कढ वर येणे (क्रि० जाणे) —वि. उधळ्या [उत्+पवन] ० गिरी—स्त्री. १ चंगळ; समृद्धि. गडगंज. २ (ल) उधळपट्टी; उधळपणा; एखादी गोष्ट वाजवीपेक्षा जास्त असणे, उत येणे.

**उफार**—पु. (गो.) उपहार; फराळ. [सं. उप+आहार]

**उफारटा**—उफराटा पहा

**उफारशेत्या**—पु. कृतप्र, उपकार कर्त्यावर उलटणारा, मित्रा-वर उलटणारा मनुष्य. [उफारटा+शेत्या]

**उफाळ-ळा**—वि. अधिक; वाजवीपेक्षा जास्त, पुरून उरलेले; शिलकी ठेवलेले. [सं. उत्+फळ] —पु. १ उकळी, उत; उत्साह; जोर; आवेश; उफाड पहा. 'उफाळवि जाती मुजा कुट्टीरीती ।'—राक. 'पुण्यच्या पुण्यप्रदेशांत उफाळ्याला आलेला तो एरंड...'—इंफ ८९. २ एकदम वर येणे; जोराने उठणे; जोराने बाहेर येणे. उसळी; उत (पाणी वगैरेस). (क्रि० निवणे; येणे). 'आगे प्रतुंस उफाळा। सिंगवरी ॥'—ऋ ८१. 'नंदाचे मूळ काळे। त्यामि नले काळे। कोणहीयेका काळे। चालिले उफाळे ॥'—दावि २४१ 'नाना तीर्थीचीं कारंजीं बहुत। घरोघरी उफाळत।'—रावि ३६ १७२. ३ शिल्लक; वाढ.

**उफाळणे**—अक्रि. उफळणे पहा १ उकळी येणे. उत येणे. २ वर येणे; वर चढणे (जाळ वगैरे). 'केला जरी पांत वळेचि खाले। जवाला तरी ते वरती उफाळे।'—वामन ३ उसळणे; वर उडणे (पाणी वगैरे). 'कोठे गुप्त कोठे प्रगट। जैसें जीवन उफाळे आटे।'—दा ९.८.२७. 'अर्ध्रीं उंच उफाळला। क्षितीतळी तो येथ आंदोळांत।'—आक २१. ४ गवाने फुगणे, ताठणे. ५ फार वाढणे; वाजवीपेक्षा जास्त होणे. ६ नांगरणे; उकरणे. ७ उधळणे; धांवणे 'जसा सिंह उफाळला हिमगिरीच्या गव्हारा-पासुनी'—आसी ६३. [सं. उत्+फळ, फाल प्रा. उफाल]

**उफाळणे**—उपगणे पहा.

**उफिटणे**—उपिटणे पहा.

**उफेगणे, उफिगणे**—अक्रि. (कॉ.) अधिक होणे; कुजणे; नामणे. अतिकेणे (फळ वगैरे). इतर अर्थी उफाणणे पहा.

**उफेवणे, उफेणे**—अक्रि. (गो. कु. राजा) वर येणे; (पाण्या-तून) पृष्ठभागावर येणे, तरगणे, उसळणे. उफाणणे पहा.

**उंब**—पु एक मोठा वृक्ष.

**उंबई**—स्त्री. (ना) ओंबी पहा. [सं. उंबी, उंबिका=ओंबी]

**उवक-ग**—पु (काव्य) १ वांती; ओकारी; उमळ. २ (ल.) उमाळा; दुःखाचा आवेग; दुःखाचा पाझर; भीव. ३ कंटाळा; त्रास. वीट. उद्रेग. 'लौकिकाचा उद्रेगु। शाखांवीर उवगु।'—ह्या १३ १९२. 'उवग मानुनी तो वना जाय। भागी येऊनि त्या बोभाये।'—सुआदि २.४४. 'भागलिया आला उवग सहज। न धरितां काज आले मनी।'—तुगा १८५५. [सं. उत्+पच्; का. उव्बु; उच्चिके=उमाळा, वर येणे; गु. उवक=वांती; दि. उवकना=ओकणे]

**उवगट**—उवट पहा.

**उवगणे**—अक्रि. गुदमरणे; दरदरून घास येणे. गदमदणे; उष्णता व गर्दी यामुळे घाबरणे; गदगदणे. [का. उव्वे=उष्णता, वाफ]

**उवगणे**—अक्रि. कंटाळणे; त्रासणे; वीट येणे, ओकारी येणे.

'भगौनि उवगेलसि पोसु। जीवजातां।'—ऋ ३२. 'एथ अर्जुन म्हणे कटकटा। उवगिले मागिल्या संकटा।'—ह्या ११.४५२. 'गगन शून्यत्वा उवगले। कृष्णभेटीसी उदित जाहले।'—एरूव ७७. —उक्रि.

१ उपेक्षा करणे; तिरस्कार करणे; हयगय करणे; आबाळ करणे.

'उणे किमपि भाविका उवगशील तू देव कां।'—केका २०. 'कदाचित् तृणांशुरा उवगिजेळ िम्बारणी।'—आशिबी १६. २ टाकणे;

त्याग करणे. 'मम उवगून विषयासीं।'—पाप्र ५.२७१. [उवक]

**उवगणे**—उक्रि. शोधून काढणे; ओळखणे. उमगणे पहा. 'साप-

त्सभावाचे जणो उवगोनि चिर्ती।'—विवि ८.७.१२३ [सं. उपगमन

—उवगमण—उवगण—उवगणे. —राज. भाअ १८३२.]

**उवगवट्ट**—पु. कंटाळा. —शर (ज्ञाये २.७७.)

**उवग, वाणे**—वि कंटाळवाणे. —शर (भावार्थ रामायण १.

२.५२)

**उवजणे**—उमजणे पहा.

**उवजणे**—उक्रि. (क.) भातावर आधण घालून त्याचे उबजे

करणे. उवजा पहा.

**उवजणे**—(व) उभरणे पहा.

**उवजत**—उपजत पहा.

**उवजरणे**—अक्रि. क्षीण झालेली शक्ति पुन्हा येणे; पुनरुज्जी-

वन होणे, नवीन उत्साह धारण करणे; दबकतीत होणे (प्राणी, वन-

स्पती). [सं. उत्+ज]

**उबजरा**—पु. टवटवी; ताकद; उत्साह परत येणे. (क्रि० येणे; आणणे). **उबजण्यास येणे**—क्रि. पुनरुज्जीवन होणे.

**उबजळणे**—अक्रि. कंटाळणे; त्रासणे; वीट येणे. 'उबजळली बाळा। गेली सवतीच्या माहेरां.' [का. उबबे; तुल. सं. उत्+ज्वल]

**उबजळा**—पु. कंटाळा; त्रास; वीट; कंटाळणे; डोकें उठणे; त्रासणे. (क्रि० देणे; आणणे; लावणे; लागणे)

**उबजा**—पु. भातावर आधण घालून ते भात खापरांत भाजून निववून कांडिले असतां जो तांदूळ होतो तो. (अ. व.) उबज. [का. उबबे=उष्णता, वाफ]

**उबजे**—न. उबजे करण्यासाठी आधणाचे पाणी घालून टेवलेले भात. [का. उबबे]

**उबट**—वि. १ क्रिचित उष्ण; कोंबट. २ घाण, दुर्गंधी येणारा (अधेवट कुजल्यामुळे, धान्य वंगरे पदार्थ) ३ चांगले जून हाण्या पूर्वी पिकविल्यामुळे नासलेले (फळ वंगरे). [का. उबबे=उष्णता]

**उबटणे**—१ नासणे; कुजणे; बुरसणे व त्यामुळे दुर्गंधियुक्त होणे (फळे वंगरे). २ जून हाण्यापूर्वी पिकवल्यामुळे खराब होणे. ३ पिकण्यापूर्वी नासणे (फळ वंगरे). उबट होणे. [का. उबबे]

**उबटाण-ठाण-साण**—स्त्री. १ कुजलेल्या वस्तूची दुर्गंधी. २ ओलसर, उष्ण व बंद जागस येणारी दुर्गंधी. [का. उबबे]

**उबडण**—न. उडूव. [सं. उद्भवन]

**उबडणे**—अक्रि. १ उडूवणे; उत्पन्न होणे. 'कीं उबडला देखौनि सोच्यु। काळवंडैला।'—ऋ ४०७. 'शीतकाळरूपे आळस उबडे। शरीरामाजीं देवाच्या।'—स्वादि ७.४.२८. २ प्रकाशणे. 'जयाचे उजियेडे। तारागण उबडे॥'—ज्ञा १३.९२७. [सं. उडूवन]

**उबडणे**—अक्रि. विरमणे; घालविणे; नाश करणे. 'दोरीचे अज्ञान तरी गेले। सपैलुद्धीसि ही उबडले। परी भयकंपादि राहिले। संस्कारे भले दड असती॥'—रंयोवा ९.२३६.

**उबडहांडी**—स्त्री. (ना.) उपडहंडी अर्थ १ पहा.

**उबडा**—वि. उपडा; पालया; अधोमुख. 'तैसे विषयांचेनि कोडे। जेणे परत्रा केले उबडे।'—ज्ञा १६. ४५२. 'सांडलीं पुरुषाथेलुगाडीं। केवळ नागवीं उबडीं। विन्मुख पडती उबडीं। मेलीं मदीं होऊनि टेली॥'—एफ्स्व १२.५६.

**उबणे**—अक्रि. १ उकाडा होणे; तापणे; गरम असणे, होणे; उष्णता पावणे. २ गुदमरणे; गदमदणे; कोंडल्यासारखे वाटणे; खत-खतणे. ३ (ल.) त्रासणे; अस्वस्थ होणे. ४ उष्णता व ओलसरपणा यामुळे खराब होणे; कुजणे; नासणे (फळे वंगरे) ५ कुबटणे; उबटणे; बुरसणे (धान्य वंगरे); उबेने विकृत होणे. ६ पिकणे; पुवळणे (गळे वंगरे). [का. उबबे] **उबत टेवणे**—पिकण्यासाठी उबेत टेवणे; वाफ-उब देणे (तंबाकू, गळे वंगरेस).

**उबणे**—अक्रि. (कों.) थांबणे; ओसरणे; उघडणे (पाऊस वगैरे). (प्र.) उभणे पहा. 'पाऊस उबाला.'

**उबत्रा**—पु. उंबरा, उंबरठा; दाराच्या चौकटीचे खालचे किंवा वरचे लांकूड. [सं. उं=दरवाजाच्या चौकटीचे वरचे लांकूड]

**उबदरणे**—अक्रि. (प्रा.) १ गुदमरणे; गदमदणे. २ (ल.) त्रास, हाल मोकणे. ३ (गळे वंगरे) पिकावयास तयार होणे. [का. उबबे]

**उबदार**—वि. गरम; उष्ण; उष्णता उत्पन्न करणारे (कापड वगैरे) [का. उबबे]

**उंबर**—पुन. १ एक वृक्ष; हे झाड सर्वत्र होते. यास अंजिरा-सारखीं फळे येतात हिरव्या फळांची भाजी करतात. याचे लांकूड चिकट असते. सालीचा रस औषधी आहे. [सं. उदुंबर, प्रा. उंबर; गु. उंबरो] २ उंबरवडा; वायनासाठीं भोकन पाडितां करतात तो वडा. म्ह० (कों.) १ भटो तुमचे पोट हो कां वांकडे तर म्हणाला उंबर राहिले म्हणजे झाले! २ भरलेपोटा उंबर कडू=पोटरभ जेवण झाले असतां गोड पदार्थहि कडू लागतो. —न. १ उंबराचे फळ. म्ह० उंबर फोडून केवरे काढणे=स्वतःच्या थोड्या लाभाकरितां दुसऱ्याचे मोटे नुकसान करणे. २ एक पक्वान्न; पिकलेले केळे तांदुळाचे पिठांत कुसकरून आंत साखर घालून त्याच्या गोळ्या करून त्या भजांप्रमाणे तुपांत तळतात —गृशि ४५८. ३ बरक्या फणसाचे गेरे कुसकरून त्यांत तांदुळाचे पीठ भिजवून तें पुरीप्रमाणे थापून तेलत अथवा तुपांत धारयांप्रमाणे तळतात. 'पुरिया उंबरवाणे तळिती.'—वसा ८. —**राचे फूल**—न. (ल.) (उंबराचे फूल अदृश्य असल्यावरून) दुष्प्राप्य, दुर्मिळ वस्तु; क्वचित भेटणारा मनुष्य. 'आतांशा अगदीं उंबराचंच फूल झाले आहे.'—सागोप्र ३.१. [तुल० प्रा. उंबर पुफ=अद्भुत गोष्ट]

**उंबर**—वि (राजा) दमट; ओलसर; पावसाळ्यांत बहुतेक पाणी सांचणारी, पाणथळ (जमीन); अशा जमिनीत पावसाळी पीक होत नाही, उन्हाळी (रबी) पीक मात्र होते. [का. उबबे]

**उंबर**—स्त्री. उमर (अप). वय. 'येवडी उंबर झाली भेट दिली नाही कोणाला.'—एपो १८. 'बुकी नसतां गांजिल्यामुळे खरे बसली वंबर। त्यांत बहरांत ऐन उंबर।'—प्रला १६९. [अर. उम्र; म. उमर]

**उंबरघाट**—पु. (उंबरा हाच कोणी घाट यावरून) पुढील दाराच्या चौकटीचे खालचे लांकूड. [उंबर+घाट] **ओलांडणे-सुटणे**—(उप.) घरांतून बाहेर पडणे; घरांतून क्वचित बाहेर पडणाऱ्या व्यक्तीस योजतात. 'उंबरघाट सुटणे हे महा कठीण.'

**उंबरठा-डा**—पु. १ घराच्या पुढच्या दाराच्या चौकटीचे खालचे लांकूड; उंबरा. २ उंबऱ्याच्या आसपासचा प्रदेश. ३ (व्यापक) घर. [सं. उंबर+स्था] **चढणे**—शिरणे; प्रवेश करणे.

‘चांगला सुतार मुद्दां ... शाळेचा उंबरठा न चढतां वीस पंचवीस रुपये सहज मिळवितो.’

**उत्तरणे**—अक्रि. १ (खरूज, जखम, गळू वगैरेतून) पाणी बाहेर येणे; चिघळणे; वाहणे; पिकणे; वाहायास लागणे; पूर्ण फुलणे (देवी, गोवर, इ०); दाढणे. [ऊव] २ आकारास येणे; वाढणे; वर व्यवस्थित दिसू लागणे (मुडी, इ०). [सं. उद+भृ-भर्; तुल. का. उब्बे]

**उंबरवट**—पु. उंबरा, घराच्या दाराच्या चौकटीचे खालचे लांकूड. ‘ते राजद्वार नमस्करौनि। देखे उंबर वट।’—कृ. ६०. [उंबरा]

**उबरा**—पु. (कों.) ओढ्याच्या किंवा नदीच्या काठी पाण्यासाठी खणलेला झरा. [सं. उद्+भृ]

**उबरा**—वि. (राजा.) जो पदार्थ खाल्ला असता अंगावरील जखमेत पू वगैरे वाढतो, जखम उबरते असा (पावटा, भोपळा, वगैरे पदार्थ). [उबरणे]

**उंबरा, उमरा**—पु. १ दाराच्या चौकटीचे खालचे लांकूड. २ (ल.) घर; वस्ती. ‘या गांवांत शंभर उंबरा आहे.’ ‘या शहरांत लाख उंबरा आहे.’ [सं. उंबर=दाराच्या चौकटीचे वरचे लांकूड; ‘उम्बरोगृहदेहलिः’—हेमचंद्र प्रां. उंबर; दे. उम्बर.] **उंबरपट्टी**—स्त्री. घरपट्टी. —ख ३९४. **उचढणे**—घरांत जाणे; उंबरठा चढणे पहा. —**च्याची साल काढणे, —माती राहून न देणे, उंबरा झिजविणे**—एखाद्याच्या घरी एकसारख्या येरझारा घालणे, वरचेवर जाणे. **वरचा उंबरा**—पु. दाराच्या चौकटीची वरची बाजू. **खालचा उंबरा**—पु. दाराच्या चौकटीची खालची बाजू. दरवाजाच्या बाहेरच्या चौकटीच्या लांकडास उंबरा म्हणतात व आतील चौकटीच्या लांकडास लतकोरा म्हणतात.

**उंबराच**—पु. उमराच (अप.) पहा. ‘बावीस उंबराच मिळून आले बाच्छाय सभेला.’—इपुबीपो ६.

**उंबरडे**—पु. (व.) उंबराटा.

**उंबऱ्या**—वि. उंबरासारखा लाल रंगचा (घोडा). [उंबर]

**उबलक-ख, उबलंग**—वि.क्रि.वि. १ असंख्य; सुबलक; फार समृद्ध. २ वेदशेबी; वेअंदाजी; मोघम. ३ अनिश्चितपणे; मोघमपणे. [अर. अबलह=अज्ञानी]

**उबलणे**—सक्रि. (सोनारी धंदा) सोन्याचे बारीक तुकडे करून ते एकमेकांवर ठेवून त्यास मोरचूद वगैरे लावून ते शेगडीत तापवून त्यांचा आकार न बदलतां एकजीव होतील असे करणे. [उबाळा]

**उंबळा, आंबील, वाळंबा**—पु. (झाडावर वगैरे आढळणारा) तांबडा मुंगळा, मुंगी.

शको. १. ५२

**उबली**—स्त्री. (कु.) दरवाज्यावर असलेली छावणी; दरवाज्यावरील कोनाडा; वस्तु ठेवण्यासाठी दरवाज्यावर मारलेली फळी; दारुस्ती. [सं. उंबर=उबरा]

**उंबले**—न. पोहे किंवा लाह्या करण्यासाठी आधण घालून ठेवलेले भात. [का. उब्बे]

**उबले**—न. (कु.) दाराची चौकट; दरवाजा. [सं. उंबर]

**उबवण**—न. (कु.) आवे वगैरेची आढी घालण्याकरितां वापरण्यांत येणारे गवत. [का. उब्बे; म. उबवणे]

**उबवणे, उबविणे, उबावणे**—सक्रि. १ उब देणे; उष्णता देणे. २ गुदमदविणे; गदमदविणे. ३ उष्णता देऊन पिकविणे (आवे अर्दीत घालून वगैरे). ४ उष्णता देऊन वाढविणे (अंडी वगैरे). ५ पिकविणे (गळू वगैरे). —अक्रि. उबणे पहा. [का. उब्बे]

**उबवरा**—वि. पुरेशी ऊव न जिरल्यामुळे चिकट, चबचबीत झालेला (भात, खिचडी). [का. उब्बे]

**उबवलें**—न. अतिशय उष्मा होत असलेली, हवा येत नाही अशी, वंद जागा.

**उबशी**—वि. (गो.) दमेकरी. [उबस]

**उबस**—स्त्री. (गो.) दमा. ‘उबस मारता.’ [का. उबस=दमा]

**उबसळ**—स्त्री. भांड्यांना झिलई देण्याचे गोल रंध्यासारखे हत्यार.

**उबसाण**—स्त्री. उबट किंवा कुजट घाण; उबटाण. [ऊव-उबस+घाण]

**उबळ**—स्त्री. खोकल्याची उसळी, दांस [का. उब्वळ, (धातु उब्वळिसु=ओकारी देणे)] ‘प्रत्येक खोकल्याची उबळ देण्यापूर्वी मुलास सूचना होऊन ते साह्यासाठी आर्शकडे पळते.’—गृहवैद्य ४४.

**उंबळ**—(गो.) पावसाळ्यांत जमिनीतून झरे वाहू लागणे; उपळ पहा.

**उबळक**—उबळक अर्थ २ व ३ पहा.

**उंबळणे**—क्रि. (गो.) १ साबण वगैरे लावून (घरीच) कपडे धुणे. २ सुपाने विशिष्ट प्रकारे हालवून कण्या व पीठ किंवा कोंडा वेगळा करणे. उभळणे पहा. [का. उब्वळ=कोंडा]

**उबळणे**—अक्रि. १ अतिशय उष्णतेमुळे (फळ वगैरे) कुजणे, नासणे. २ गर्भे नासवणे; गर्भेझाव होणे. [का. उब्बे]

**उंबळा**—पु. (क.) उचला, तात्पुरता, आटोपशीर संसार. ‘आमच्या सासुवाईचा उंबळा संसार असतो.’

**उबळी**—एक झाड.

**उबळी**—स्त्री. (गो.) उपळ पहा. [सं. उत्+प्लव्जन]

**उंबळे**—वि. (गो.) धुतलेले; (वख). [उंबळणे]

**उबा**—स्त्री. उष्णता. ऊव पहा. ‘तेवींचि वन्हित्व आंगी । आणि उंब उबवणे आंगी ।’—ज्ञान १८. २२०. ‘कां गजबजिला उबा । पांशुरणे केळीचा गाभा ॥’—अमृ ५. ६०. [का. उब्बे]



**उवागळी**—स्त्री. ( व ) समृद्धि; गेलखेल; आधिक्य. 'पैशाची उवागळी असली म्हणजे सर्व कांहीं मुचेंत.' [ उव+आगळी ]

**उवागी**—पु. ताठा; गर्व. 'तुम्हां चढलासे उवागी. हरिदास गाख रंगी ॥'—ब ६११. उवगणे पहा. [ का. उव्बु=मुजणे, फुगणे ]

**उवाणा**—पु. ( व. ) खटाटोप. 'कामाचा उवाणा फारशाला.'—जनाबाई (नित्यपाठ) २. [ का. उव्वण=अडसर ? ]

**उदार**—स्त्री. १ ( जमाखर्च ) रोजखर्चावर पूर्वेदिवशीं निघालेली शिळक दुसऱ्या दिवशीं जमा धरतात ती; हातांतील शिळक. —वि. ( व. ) फाजील; जास्त; अधिक. 'उवार बोलशील तर थुत्तरीत देईन.' २ वाकी; उधारी. 'गिन्हाइकाकंड टुकानदाराची बरी व उवार निघंत.' ३ हातांतील शिळकेसंबंधी. [ हि उवारना=शिळक ठेवणे. तुल० सं. उत्+म्; का. उव्वर = आधिक्य ]

**उवार**—वि. ( गो. ) उंच. [ सं. उपरि ]

**उवार-डंग**—वि. ( ना. ) (ग्राम्य) णतखाळ; उनाड; भटक्या. [ सं. उद्+म् ]

**उवारणे**—अक्रि. १ उववणे ( अंडीं वंगरे ). २ पिकविणे; अढी लावणे ( फळे वंगरेची )—अक्रि. १ उण्णता व आर्द्रता यांच्या योगाने नासणे, कुजणे ( फळे किंवा इतर पदार्थ ). २ उष्मा होणे; गदमदणे. 'प्रीभकाल दाखवी उण्णा । उवारोनि माक्षिया प्राणा । कासावीस करीतसे ।'—मुआदि ४८.७५. ३ खरूज, जखम, पुटकळ्या वंगरेतून पू वाहणे. [ का. उव्वे; म. उवारा ]

**उवारणे**—अक्रि. उभारणे पहा. १ ( राजा. कु. ) आकारांत आणणे; तयार करणे ( वाफा वंगरे ). २ ( राजा. कु. ) अस्ताव्यस्त करणे; विसकटणे; अव्यवस्थित करणे ( केंस किंवा कांहीं वस्तु ). ३ ( प्र. ) उभारणे; शिवावयाच्या कपड्याचे भाग एकत्र करून दोरा घालणे. [ सं. उद्+म्; का. उव्वर=आधिक्य; म. उभारणे ]

**उवारा**—पु. १ उण्णता; उष्मा, उन्हाळा; उकाडा. 'तेव येरीकंड धनुधेरा आसनाचा उवारा ॥'—ज्ञा ६.२२१. 'नका कांहीं उपचार माझ्या शरीरा । करूं न साहावे मज बहु होतो उवारा ॥'—तुगा ११७. २ ( ल. ) संपत्ति; द्रव्य; मालमत्ता. 'त्याजपासीं कांहीं उवारा आहे.' ३ ( ल. ) पराक्रम; तेज. 'तो माझे आं भुजांचा उवारा । काई साहिल ॥'—शिशु. ८९३. ४ ( सामा. ) उन्न पहा. ५ ( ल. ) आश्रय. 'माते तुझाचि उवारा.'—रामदासी २.१७२. [ का. उव्वे; सं. उव्वतर=उव्वभर=उवार=उवारा=राज. भाअ १८३३ ] ० देणे—ऊन करणे; तापविणे; उण्णता देणे.

**उवारा**—पु. आधिक्य; समृद्धि. 'असा कस्तूरियेचा निकरा । तेथे परिमळाचा उवारा ।'—विपू ७.१०६. [ सं. उद्+म्; का. उव्वर=आधिक्य ]

**उवारी**—स्त्री. ( गो. ) उंचवटा. [ सं. उपरि ]

**उवाल, उवाला, उंवाळ**—न.पु. विस्तार; फोंफावणे; अतिशय दाट माजणे ( तण, झाडझुडुप ). 'महा मोहाचे उंवाळ.'—भाए ३०७. [ का. उव्वर=आधिक्य; फुगणे; माजणे ]

**उवावणे**—अक्रि. उवणे १ उकाडा होणे; उष्मा होणे; गदमदणे. २ उण्णतेने किंवा उवेने नासणे, कुजणे ( फळे वंगरे ). [ का. उव्वे ]

**उवाळ**—पु.स्त्री. १ ( गो. ) उन्हाळा [ का. उव्वे ] २ आकाशाची अभ्राच्छादित स्थिति. 'आज पावसान् उवाळ धरल्या.'—आज पावसांने काळांखी धरली आंहे; उवाळा पहा.

**उवाळ**—स्त्री टास; खोकल्याची उवळ पहा.

**उवाळणे**—अक्रि. १ उकळणे; शिजणे. २ उण्णतेने नासणे, कुजणे ( फळे वंगरे ). [ का. उव्वे ]

**उवाळा**—पु. १ हवेतील उण्णता; उष्मा; गर्मी २ उन्हाळा. [ का. उव्वे=उण्णता ]

**उवाळा**—पु १ पाण्याचा कढ, उत, उकळी. ( क्रि० येणे ). २ उमाळा; आवेग ( सुख. दुःख, कष्टा इ० ). ( क्रि० येणे ). ३ ( व. ) जाळ; ज्वाळा उठणे, उसळणे ( विस्तवाची ). 'उटती वन्हीचे उवाळे.'—दा १६.६.८. 'संध्याकाळीं सूर्ये उवाळ्यासारखा दिसतो.' [ का. उव्वु=वर उडणे; फुगणे; ( तुल० गु. उवाळो=सर्पण ) ]

**उवाळा**—पु. १ ( कांसारी धंदा ) ; भांड्यांच्या तुडास आकार देण्याचे हत्यार, हे जमिनीत उभे पुरून त्याच्या माथ्यावर भांडे ठेवून हातोड्याने टोकतात. २ ( कों. ) ( सोनारी धंदा ) आंगठी, जोडवे वंगरेस वाटोळा आकार देण्याचे हत्यार. [ सं. ऊव्वे; प्रा. उव्वम; म. उभा+ल ]

**उंवाळा**—पु. ( कु ) फेस. [ उमाळा ]

**उवाळू**—न. उन्हाळ्यांत उण्णतेमुळे होणारे गळे. [ उव्व+आवाळू ]

**उंवी**—स्त्री. धान्याचे ( गहू वंगरेचे ) ओले कणोस; ओवी. [ सं. उंवी ]

**उवीन**—स्त्री. ( सोनारी धंदा ) चांदी.

**उवीर**—( गो. ) बांधकामाकरिता किंवा गिलाव्याकरिता केलेला चिखल. [ सं. उद्+म् ]

**उंबील**—पु. उंबला पहा.

**उंबूर**—पु. ( व. ) बाजरीचा हुरडा; निंबूर; लिंबूर. [ सं. उंबी=हुरडा ]

**उव्वेजे**—उव्वेणे—अक्रि. उव्वेणे; उकडे लागणे. 'अथवा पक्वान्ने भुकेलि । गंगेसि तृशा उपजलि । काइ चंद्रकळा उव्वेजली । व्यजनाते इच्छिल ॥'—रास ५.८०८. [ का. उव्वे ]

**उव्वी**—वि. १ ( गो. ) उभा. २ ( ल. ) उभे गंध लावणारा ( वैष्णव ). [ सं. ऊव्वे; प्रा. उव्वम; म. उभा ]

**उव्व्या**—पु. ( व. ना. ) विस्तव; जाळ. [ का. उव्वे ]

**उद्धृतमंशिलत**—वि. वैभवसंपन्न. —राज ७. १७२. [ अर. उद्धृत=वैभव ]

**उभ**—स्त्री. उभारणी; उत्पत्ति. [ सं. ऊर्ध्व; प्रा. उब्भ; किंवा सं. उद्भव; प्रा. उब्भव ]—वि. उभय, दोघे. [ सं उभय ]

**उभउभ्या**—किंवि. उभाउर्भो; तत्काळ. ' अविश्रासे क्व-  
ळिल्या चित्ता । अमिमांसे म्हेणे मी ज्ञाता । तेव्हां उभउभ्या पळे  
आस्तिकता । देखे नास्तिकता सर्वत्र ॥ '—एभा २३. ३१०. [ उभ द्वि ]

**उभक**—न. ( कों. ) बैल किंवा रेडा ज्याभोंवतीं फिरतो ते रहाट-  
गाडग्याचे उभे लाकूड. [ सं. ऊर्ध्व+काष्ठ; म. उभकट ? ]

**उभकुडी**—स्त्री. पांढरी माती पाण्यांत कालवून तिने भितीस  
दिलेले सारवण. [ उभा+कूड ]

**उभग**—उबग पहा.

**उभगणें**—उबगणे पहा. ' एक भागली, एक उभगली अशी  
व्यवस्था उभयतारा जाहली होती '—भाब २०. ( पाटभेद )

**उभगात**—न. खाटेच्या चौकटीची जीं दोन उर्भी गांते  
( लांकडे ) त्यांपैकीं प्रत्येक. याच्या उलट आडगात [ उभें+गात्र ]

**उभजणें**—क्रि. कंटाळणे; त्रासणें; खेद पावणें. ' ते सुविद्यता  
तोखें । उभजेहीना । '—ज्ञा १४. ३२९. ' जो गुरुभक्ती उभजे । '  
—ज्ञा १३. ६७२. [ सं. उद्+भज् ]

**उभट, उभंड**—वि. १ उभा. २ उंच; उंचवट ( भोंडे, पगडी ).  
३ उभ्या अंगाचा; उंचेला; उभ्या टेवणीचा. ४ उघड; वर; स्पष्ट;  
जाहीर. ' उभंड निदा धरिली मुखी । '—दावि १६४. [ उभा ]

**उभड—डा, उभंड**—प. ( क. ) उभट. १ उमाळा; उसळी;  
गहिवर; आवेग. ' त्याचेनि दुःखे उभड आला । '—सुवन ८. ८१.  
' गोपाळां उभडु नावेंर दुःखाचा । कुटित हे वाचा जाली त्यांची । '  
—तुगा ४५. ' तेंणे बहुत दुःखी जाला । देखोनियां उभड  
आला । '—दा ३. ५६. ' स्मशान वैराग्य दुसरियास सांगावें  
परंतु ज्याचा उभड तोच जाणत असल. '—भाब १४. २ खालून  
वर उसळणारा प्रवाह ( पाणी, रक इ. चा ) अरा; लोट; पूर.  
' जैसा प्रळयांबूचा उभडु । '—ज्ञा १६. १३८. ' पहिलिया संकल्प-  
जळाचा उभडा '—ज्ञा ७. ६९. [ सं. उद्+भूत; किंवा सं उदभट;  
प्रा. उब्भड=प्रवल, प्रचंड ? ]

**उभंड**—उभट, उभड पहा.

**उभडणें**—१ उत्पन्न होणें; प्रादुर्भूत होणें. २ उमाळा; पूर  
येणें; उसळी येणें; वाढणें. ' देहीं शीतळता उभडे । कां उण्णता  
अत्यंत चंड । '—एभा २८. ५९९. [ उभड ]

**उभणी—नी**—स्त्री. उभार; उभारणी; प्रसंग; हकीगत; बनाव.  
' तन्हीं आइकतु रसाळ । उभणी ते । '—शिखु ७६०. ' तेयां  
भीतरी उभनी गोमटी । '—शिखु ५. ६९. [ उभा, उभणें ]

**उभणें**—उक्रि. १ उभारणें; उभारले जाणें; रचणें; रचले जाणें;  
तयार होणें; करणें. ' तेव्हेळीं मायाभूमिकंचेनि पसारे । उभिली  
लिंगदेहांची धवळारे । '—शिखु ९३. ' तैसियां गुडियां उभि-  
लियां । घोघरी । '—शिखु ५९२. ' कां प्रभेचा उभला । दीप-  
प्रकाश संचला । '—अमु ७. १७०. ' उभिला जैसा देउळी । जाणोनि  
कुंचा । '—ज्ञा १३. ६५८. [ सं. उद्+भवन; प्रा. उब्भवण ]

**उभणें**—अक्रि. थांबणें; ओसरणें ( पाऊस वगैरे ). [ उभा ]

**उभय**—सना. दोघे; दोन; द्वय; दुकळ; जोडी; जुळे. याचा  
उत्तरपदाशीं समाज होतो. उ० उभयब्राह्मण ( दोन जे ब्राह्मण );  
दोन स्वामी ज्याचे तो उभयस्वामिक; उभयसत्ताक; इ० [ सं. ]

**उकुल**—न. शरीरसंबंधामुळे जोडलेलीं दोन्ही कुळें; माहेर व साभर.  
' उभय कुळाया वधा न देई असा मुळगा असावा ! ' ' उभ' डा-  
नंददायिनी ' ' उभयकुलोदार ' [ सं. ]

**उगुरी—मुखी**—वि. गाय  
चितांना वासरुं बाहेर पडतेवेळीं दोन्ही बाजूस दोन ( गाईचे व  
वायराचे ) खुर किंवा तोंडे दिसतात म्हणून त्या स्थितींत असलेली  
( गाय ). ' तंव पुढें देखे कामधेनु । उभयखुरी प्रसवतां अर्धेक्षु ।  
गहिला तेथे । '—कथा ३. ६८३. **उगामी**—वि. दोन्ही ( दिशां बाजूं )

कडे जाणारा. **उचर**—वि. जलस्थलवासी; पाण्यांत व जमिनीवर  
किंवा हवेत राहणारा. **उदशी**—वि. दोन्ही बाजू पाहणारा, लक्षांत  
घेणारा; दोन्ही बाजूंचा विचार करणारा. **उदारी**—न. अव. शरी-  
राचीं मलमूत्रोत्सर्गाचीं दोन गुच्छद्वारे. ' राजसेवक फिरती नम ।  
उभयद्वारे मुक्त सांडोन । ' **उनिष्ट**—वि. दोन्ही बाजूंविषयीं

प्रेम, अगत्य असणारा; दोन्ही पक्षांना सांभाळणारा. **उपण**—न.  
द्वैत. **उपराडमुख**—वि. दोहोंपैकीं कोणतीहि गोष्ट न स्वीकारणारा,  
रचणारा; दुरापट्टी; हद्दी. **उपक्ष**—प. दोन्ही बाजू, पक्ष, तट. —क्रि.वि.  
दोहोंकडे; दोहोंकडे; इह आणि परलोकीं. ' तयांशीं लाभे प्रत्यक्ष ।  
महा आनंद उभयपक्ष । '—गुच ५१. ६५. **उपक्षीसमान**—वि. १

दोहोंबाजूंनीं, दोन्ही दृष्टींनीं सारखा; दोहोंबाजूंमच चालण्यासारखा;  
दोन्ही बाजूंसंबंधीं अत्यंत वाळणारा. २ निःपक्षपाती, पूर्वप्रह  
विरहित; निःस्पृह; निर्विकल्प. ३ दुतोंब्या; वेळ पाहून वागणारा;

दोन्ही डगडींवर हात ठेवणारा; सव्यसाध्नी. **उलिंगी**—वि. १ ज्या  
प्राणी—वनस्पति—जातींत स्त्री व पुरुषजननद्वयें एकाच शरीरांत अस-  
तात असे ( प्राणी, वनस्पति ). ( इ. ) हर्माफ्रोडाईट. २ संशयित  
लिंगी; हिजडा; टवा. **उलोक**—प. स्वर्गलोक व मृत्युलोक; इहपर  
लोक. ' जेणें करितां उभयलोक । संतुष्ट होती । '—दा ११. ३. २.

**उविध**—वि १ दोन प्रकारचा, तन्हेचा, स्वभावाचा वगैरे. २ ( ल. )  
स्त्री—पुरुषयुक्त; उभयलिंगी पहा. ३ सक्रमक व अक्रमक दोन्ही  
जातींचे ( क्रियापद ). ४ दुतोंब्या; आंत—बाहेर वेगळे असणारा;

दोन दगडींवर हात ठेवणारा; एकनिष्ठ नसणारा. **उशीच**—न. मन  
व शरीर या दोहोंची शुद्धि. ' गृहस्थे व्हावया निष्पाप । ठाके तो

करावा जपतप । उभयशौचांचे स्वरूप । अति साटोप करावें ॥  
—एमा १८.३१८. **साधारण—सामान्य**—उभयपक्षीममान  
पहा. 'काहीं प्रते स्मार्तोर्चीं, काहीं वैष्णवांचीं आहेत, काहीं उभय  
साधारण आहेत.' **स्वामिक—सत्ताक**—वि. दोन धनी असलेला;  
दोघांच्या सत्तेखालीं असलेला.

**उभयतः**—क्रि. दोहीकडे; दोन्ही बाजूनी, दोहोंकडून. [सं.]  
**पाशरज्जु**—स्त्री. (ल.) दोहोंबाजूनी येणारी अडचण; कात्री  
इकडे नई इकडे वई अशी स्थिति; शृंगापत्ति; (सामा.) पेंच,  
पंचाईत. (इं.) डायलेमा.

**उभयतां**—मना. दोघेजण; दोन्ही; उभय; द्वय. [मं. उभ-  
यतः] **सरदार**—(सांकेतिक) शिदि—होळकर. 'उभयतां सरदा  
रांत पेंच दिसतो.'—राज ३.१३८.

**उभयतोमुख**—वि. दोन्ही दिशांनी पाहणारा; द्विमुखी; दोन  
दर्शनी बाजू असलेला; दुतोंड्या. [सं.]

**उभयतोमुखी**—स्त्री. १ उभयखुरी पहा. २ दोन प्रवाहांनी  
वाहणारी नदी, झरा. [सं.]

**उभयतोवाही—वाहिनी**—वि. दोन प्रवाहांनी वाहणारा  
(प्रवाह, नदी); उभयतोमुखी. [सं.]

**उभयत्र**—क्रि. दोन्ही बाजूनी; दोन्ही ठिकाणी; दोन्हीकडे;  
इकडे आणि तिकडे. [सं.]

**उभयां**—क्रि. उभाउभी; उभ्याउभ्या. 'एकां उभयांचि  
प्राण गेले.'—ज्ञा १.१३५. [उभा]

**उभयान्वयी**—वि. १ दोघांस जोडणारा; दोहोंबाजूचा; उभय-  
पक्ष—निष्ठ; दोन्ही पक्षांशी संबंध ठेवणारा; दुतोंड्या. 'उत्तर हिंदु-  
स्थानांतले उपद्रव्यापी ... संस्थानिक, कर्नेल हस्करासारखे त्याचे  
हस्तक व प्रो. रशानुक बुल्यम्ससारखे उभयान्वयी स्वार्थसाधक त्यांचे  
स्तोम माजणार कसें?'—केसास २.१९३. **अव्यय**—न. (व्या.)  
दोन शब्द किंवा वाक्ये जोडणारा शब्द. उ० आणि, व, जर, तर,  
परंतु इ०.

**उभयान्वित**—वि. १ दोन्ही बाजूनी जोडलेला; दोन्ही  
बाजूशी संबंध असलेला. २ उभयान्वयी (अव्यय) पहा. [सं.]

**उभयार्थ**—वि. १ ज्याचे दोन अर्थ. होतात असा. द्वर्थी;  
दोन तऱ्हांनी लावतां येईल असे; 'हें बोलणें खग मनीं उभयार्थ  
लेखी'—नल १२२. २ (ल.) अनिश्चितार्थ; संशयितार्थी; दुटप्पी;  
दुरोखी (वचन, भाषण, वक्तोक्ति; श्लेष इ०). [सं.]

**उभयालंकार**—पु. मिश्र अलंकार; शब्दालंकार आणि अर्था-  
लंकारांचे मिश्रण. उ० 'शंभार शृंगालय केसरी हो। सांगा  
अनंगा. नटकेसरी हो। कासे विकासे पट केसरी हो। श्रीशंकली  
पंकजकेसरी हो ॥'—वामन.

**उभरंग**—पु. फिक्का, फिकट रंग; अस्पष्ट, विटलेला रंग. —वि.  
फिकट रंगाचे; विटलेले; विटलेल्या रंगाचे (वज्र). [सं. उद् +  
भर + रंग. उभरा + रंग]

**उभरणी**—स्त्री. उभणी, उभारणी पहा.

**उभरणें**—उक्रि. १ उफरणें; वारवणें. उफरणें पहा. २ (व.)  
उतणें (विब्बा वगैरे). 'विब्बा उभरला म्हणजे खोबरेल तेल लाव-  
तात.' ३ (धान्य, वाळू वगैरे) ओतणें; रिकामें करणें. [उद् + भृ;  
सा. उभस्वणे, हिं. उभरा = रिकामें करणें]

**उभरा**—वि. फिक्का; फिकट; विटलेला.

**उभवण**—न. पाऊन निवारण करण्याचे साधन; छत्री; इरलें;  
वगैरे. [उभवणें; तुल० का. उब्बे = पाऊन + सं. आवरण]

**उभवण, उभवीण**—स्त्री. (विणकाम) ताणा; उभे दोरे;  
याच्या उलट आडवण. [उभी + वीण]

**उभराभरी**—स्त्री. (भरीवर भर) गर्दी; दाटी; रांग; पंक्ति.  
'आतां काय करूं या वरि। रिगेंन परमेश्वराचां मंधिरीं। दोघांची  
उच्चारीन उभराभरि। सासदांती फुडां ॥'—खिपु २.३७.६४.  
[सं. उद् + भर + भर]

**उभला**—लें—पु.न. उंबरठा; उंबरा; दारवठा. 'वाणसियेचें  
उभलें। कोण न रिगे ॥'—ज्ञा १३.७००. [उंबरा पहा]

**उभवट**—स्त्री. उभारणी; बांधा; ठेवण. 'म्हणे धाकटी उभ-  
वट माझे नवी तरणी माती।'—पला ७६. [उभा + वट प्रत्यय]

**उभवणी**—स्त्री. १ उभारणी; उठावणी; रचना; स्थापना;  
बांधणी; उभणी पहा. 'जेवीं कां नटाची रावोराणी। दोघे खेळती  
लटिकेपणीं। तेवीं प्रकृतिपुरुष उभवणी। मिथ्यापणीं जो जाणे ॥'  
—एमा १९.२७. २ (ल.) (दासिय, आजार वगैरेपासून) मुक्तता;  
उजितावस्था; वर डोकें काढणें, उठणें, उठवणें; पायावर उभें करणें.  
३ धंदा, व्यापार वगैरेची स्थापना, उभारणी. ४ पसारा; ज्याची  
उभारणी केली आहे ती वस्तु, गोष्ट. 'असो हें उभवणी माया-  
मय। जेणें रचिली ॥'—विपु ४.७९. [उभा, उडवण]

**उभवण—णें, उभविणें**—उक्रि. १ उभारणें; उभें करणें; रचणें;  
स्थापन करणें. 'गगनावरी उभवावें। वडे केवी ॥'—ज्ञा १.१२.  
'मठ मंडप उभविले।'—मुआदि २७.५२. २ थांबविणें;  
उभें रहावयास लावणें. ३ पाऊस थांबेपर्यंत आश्रय घेणें, थांबणें;  
पर्जन्य टाळणें. 'म्यां पाऊस उभविला, मग निघालें.' ४ उप-  
योगानंतर उभें करणें, जागवर उठणें (जातें वगैरे). ५ विस्कटणें;  
उभें करणें; विखुरणें (केंस वगैरे) [सं. ऊर्ध्व + भू—भवन; किंवा उद् +  
भवन]

**उभवणें**—उक्रि. १ उभें राहणें; ताठ, सरळ होणें; स्थापित  
होणें; रचलें जाणें. २ (ल.) आजारांतून उठणें; गरीबीतून किंवा अज्ञात  
स्थितीतून वर येणें; स्वतःच्या पायावर उभें राहणें. ३ वंद होणें;  
थांबणें (पाऊस). [उभा; सं. ऊर्ध्व; प्रा. उब्भ + सं. भू, भव ?]

**उभयिता**—वि. उभयगणी, उभारणी करणारा. 'याचा प्रभु तोचि उभयिता तनया ।'—मोमंभा २.२६. [ उभविणें ]

**उभस्वना**—स्त्री. ( कों. ) निर्भर्त्सना; चारचौघांत फटफजिती; उपहास. [ सं. उद्+भर्त्सन् ]

**उभळ**—स्त्री. कोंडयांतून उभळून वेगळी काढलेली कणी. [ सं. उद्+भल्ल्; प्रा. उब्भालण=सुपानें पाखडणें ]

**उभळ-ळी**—स्त्री. १ खोकल्याची ढांस. उबळ पहा. 'उभळीचा उजगारा । उबगु संजारिल्या घरा ॥'—एभा ९.२७०. २ तीव्र उत्कंठा; उत्सुकता; उतावळी. [ का. ]

**उभळणें**—उक्ति. १ सुपानें कोंडा वगैरेंतून कणी वेगळी करणें, पाखडणें. २ नवीन जात्यांत थोडे धान्य दखून तें चालू करणें व ते कसे चालतें तें पाहणें; जात्यांतील घास काढून टाकणें. [ प्रा. उब्भालण; तु० सं. उद्+भल्ल्; का. उब्भळ=कोंडा ]

**उभळणें**—उक्ति. ( प्रा. ) उकळणें ( मद्य वंगरे ). [ का. उब्भे ]

**उभळणें, उभळणें**—अक्ति. ( राजा. ) उत्कंठित होणें; अधीर होणें; उतावळ होणें. [ उबळ ]

**उभळा**—वि. उभारलेला. [ उभा ]

**उभा**—वि. १ ताट; वर; खडा; आडवा नसलेला; न वांकलेला; न बसलेला. 'उभा राहून किती वेळ बोलशील ? ये, इथें झोपाळ्यावर बस.' २ सरळ दिशेंत असलेला; लांबीच्या अनुषंगानें सरळ रेषेंत असणारा ( रस्ता ). याच्या उलट आडवा ( रस्ता ). ३ चालू; सुरू असलेला ( धंदा वंगरे ). 'माझे घर बांधण्याचें काम उभें आहे.' ४ न कापलेले; शेतांत उभें असलेले ( पीक वंगरे ). 'शेतांतील उभें पीक शत्रूने कापून नेलें.' ५ तयार; उत्सुक; पुढें आलेला; सिद्ध. 'त्याचे घर विकत घण्यास कोणी उभा रहात नाही.' ६ सतत; अडळ, जागृत; पक्का; तीव्र ( द्वेष, दावा वंगरे ). 'त्या दोघामध्यें उभा दावा ओढे.' ७ संपूर्ण, सर्व; अथपासून इतिपर्यंत ( संवत्सर, साल, वर्ष वंगरे ). 'उभ्या वर्षीत धंद्यामध्ये कांहीं फायदा झाला नाही.' ८ सारखा; चालू असलेला; खळ न पडणारा; म्हार वेळ टिकणारा; अविरत ( पाऊस, वारा वंगरे ). 'उभ्या पावसांत शेतलावणीचें काम चालू होतें.' ९ सरळ धारा पडत आहेत असा ( पाऊस ). १० थेट समोरून येणारा; तोंडावर येणारा; विरुद्ध दिशेकडून येणारा ( वारा वंगरे ). 'वारा उभा असल्यामुळे गलबताची गति खुंटली, मंद झाली.' ११ गति नसलेला; थांबलेला; स्थिर [ सं. ऊर्ध्व; प्रा. उब्भ; सि. उभो; बं. उबु ] **०करणें**—क्रि. १ थांबविणें; गति बंद करणें; स्तब्ध करणें 'गाडी उभी कर.' २ बंद करणें; तात्पुरता थांबविणें; कांहीं काळ थोपविणें ( धंदा, काम वंगरे ). 'मंदिीमुळे सध्यां धंदा उभा केला आहे.' ३ रचणें; उभारणें; तयार करणें. 'पोलिसांनी खोटा खटला उभा केला.' ४ (बायकी) धुतांना लांब वक्र एका पदरापासून

दुसऱ्या पदरापर्यंत सारखें करून घेणें. ५ उत्पन्न करणें, आणणें. 'शिवाजीमहाराजांच्या नेत्रांतून देखील अश्रू उभे केले.'—इंप १०६. ६ आडवी पडलेली वस्तु लंबरेपेंत ठेवणें. 'समई आडवी पडली आहे ती उभी कर पाहू !' **०होणें**—थांबणें; तात्पुरता बंद होणें; विप्राति घेणें. **०धरणें**—निर्बंधांत ठेवणें; कडक शिस्तीत वागविणें; जांचणूक करणें; त्रास देणें ( धनकोनें रिणकोस, मुलानें आईस वंगरे ) 'केव्हांपासून यानें मला अगदीं उभें धरिलें आहे, जरा ये तरी !'. **०जाळणें**—अत्यंत हाल करणें; अतिशय त्रास देणें; छळणें. **०टाकणें**—उत्पन्न होणें; समोर येणें. 'संगतीच्या लोकांचा भोग । उभा ठेला ।'—दा १२.९.२४. **०नाहणें**—सर्वीग भरून येणें, पाझरणें, निथळणें ( घाम, रक्त वंगरेनीं ). **०राहणें**—१ मिळणें; प्राप्त होणें; लाभणें ( फायदा, नफा वंगरे ); परत मिळविणें; वसूल होणें; संपादन करणें. 'व्यापारांत घातलेले माझे भांडवल अद्यापि मारें उभें राहिलें नाहीं.' २ घडणें; जवळ येणें; निकट येणें ( एखादी गोष्ट किंवा कृत्य ); प्राप्त होणें; आवश्यक होणें. ३ साहाय्य करण्यास पुढें येणें, तयार होणें, सिद्ध होणें. 'बहुत जन वास पाहे वेळेसी तत्काळ उभा राहे ॥'—दा १९.८.११ ४ एखाद्या संकटांतून वर येणें; नशीब काढणें. ५ पोटांत गोळा उभा राहणें; संकट येणें, उपस्थित होणें. ६ आड येणें; अडचण, प्रतिबंध होणें; पुढें येणें. 'त्यावेळीं एक गोष्ट उभी राहिली, तेणेंकरून माझा वेत जागच्याजागींच राहिला.' 'माझ्या सुलीचे लग्न उभें राहिलें आहे, तुम्हाला दावयाला मजजवळ पैसे नाहीं.' ७ उत्पन्न होणें; मिळणें; प्राप्त होणें ( किंमत वंगरे ). 'या मालाचे रुपय पांच हजार उभे राहिले कीं, माझे वडील भाग्योदय मानतील.'—वि. १०.५.१९७. ८ अनुकूल होणें. 'उभे राहिले भाग्य विभीषणाचे ।'—राक १.७१. **०इंद्र करणें**—पुन्हां सुरुवात करणें; नव्यानें आरंभ करणें ( काम, धंदा वंगरेस ). **०छेद**—पु. ( गणित, तथापत्य, चित्रकला ) एखादी वस्तु उभी ( ओळव्यांत ) वरपासून खालपर्यंत कापली असतां दिसणारें दृश्य. **०तांब्या**—पु. राजापुत्राकडील उभेंत आकाराचा पितळेचा किंवा तांब्याचा लोटा. **०दांडा**—पु. १ उभा, सरळ खांब. २ ( ल. ) सरळ व्यवहार; सरळ वर्तन; युक्तीचे, कुशलतेचे वर्तन. [ उभा+दंड ] **०दावा**—पु. हाड-वैर; अक्षय, कायमचे वैर. **०म्ह**० जावा जावा, उभा दावा. ( उभे ) दोन प्रहर—पु उभीदुपार पहा. 'आपल्या झोपड्यांवर उभ्या दोन प्रहरां चांगले उन्न पडतें.'—पावळ २७. **०दोरा**—पु. धांवदोरा; कच्ची शिवण; टीप याच्या उलट. **०नासणें**—सर्व नाश होणें; तात्काळ नासणें. 'जे शब्दीं बदोनि उभा । संसार-नासी ॥'—दा १.२.९. **०पाहारा**—पु. १ खडा पाहारा; अत्यंत काळजीपूर्वक, डोळ्यांत तेल घालून केलेली राखण. २ सारखें उभें रहाणें, बसावयास फुरसत न मिळणें; एकसारखे कष्ट; विप्रातीचा

अभाव. 'दिवसमन्याच्या उभ्या पाहान्यात अंग भरून येऊन रात्री मेलं केव्हां एकदां आडवी होईन अमं होऊन गेलं.' -नाटयच्छटा (फाटक) २. ३ (ल.) एकसारखी केलेली चकरी, सेवा; एखाद्या आज्ञ्याची एकसारखी केलेली सारखी शुभ्रपा. **०पाऊस**-पु. मोठा, सरळ धारानीं पडणारा पाऊस. न खळणाग पाल्म **०बाजार**-पु. १ या टोंकापासून त्या टोंकापर्यंत सर्व बाजार सगळी बाजारपेठ. 'तं दिलेल्या रंगाची लोकर उभ्या बाजारात मिळत नाही.' २ भरवाजार; बाजाराचा मध्य भाग; चव्हाटा. 'उभ्या बाजारांत कथा । हे तों नावडे पंढरीनाथा ॥' **०मागं**-पु. १ राजरस्ता; सार्वजनिक रस्ता; रहदारीचा रस्ता. मोठा रस्ता. हमरस्ता. २ या टोंकापासून त्या टोंकापर्यंत सर्व, सगळा रस्ता ३ सरळ रस्ता; आडवा नसलेला, बांकटातिकडा नसलेला रस्ता ४ (ल.) सरळ, प्रामाणिकपणाचे वर्तन. शहाजोग व्यवहार. **उभ्यामार्गानें जाणें, येणें**-न. सरळ मार्गानें, न थावतां, धाकडे तिकडे न जातां जाणें. **०माल**-पु. तयार झालेले, पण न कापलेले शेतांतील पीक **उभ्या मालाची पाहाणी**-स्त्री. शेतांतील पिकाचा अंदाज म्ह० उभ्यानें यावे आणण्यानें जावे=वेळ प्रसंग पाहून वर्तन करावें, नम्रतेनें वागावें.

**उभार्इत**-वि. (कों) समाईक; दोघांच्या मालकीचा उभा गत पहा. [ सं. उभयतां ]

**उभाउर्भी**-क्रिवि त्वरनें; घाईघाईनें; लवकर, तात्काळ. ताबडतोब 'उभाउर्भी फळ । अर्गी मंत्राचिच्या वळ ॥' -तुगा २४. ७२. [ उभा द्वि ] **०घाईघाईनें**-वरील अर्थ पहा

**उभा खडपा-गुळ**-पु. सरळ, लंबरेपेंत असलेला, डोंगराचा खडपा, कडा. मुळका [ उभा+खडपा, मुळ ]

**उभांग**-वि. उंचट, सामान्यापेक्षा अधिक उंची असलेला उंचेला; उभार, अंगापिंडानें चांगला [ उभा+ंग ]

**उभागत**-वि. समाईक; वाटण्या न केलेले. दोन मालकांचे (शेतांतील उभे पीक इ०) उभाईत पहा. [ उभयनगत ]

**उभाट-ड**-वि. उंच, उंच वांध्याचा (मनुष्य वगैरे); सरळ. वर वाढणारे, न पसरणारे (झाड वगैरे). [ उभा ]

**उभाड, उभाडांग, उभाड्याचा, उभाटा**-वि. वयाच्या मानानें अधिक उंच; विशेष वाढ झालेला; जोमदार; चांगला तयार; सशक्त; (मुलगा, झाड इ०).

**उभार**-स्त्री. १ उंची; उभट, उंचट आकार, डौल (पात्र, पागोटें इ०चा). २ उभारणी; रचना. 'ब्रह्मांडपिंडउभार । पिंडब्रह्मांड संहार ।' -दा १२५. १४. ३ बायकांच्या चोळीचे पुढील दोन तुकडे. -पु. १ उत्साह. २ गर्व; ताटा. -वि. १ उंच, वर आलेले, भरलेले. 'उभार छाती तस्तरित । सुरूप गुणांन अशी जी कांता ती पाणी

करते झरझरित ।' -प्रला १६८. २ आडवे नसलेले; सरळ; उंचवट (पात्र, पागोटें इ ) [ सं. उद+भू-भर; उभा+आकार ]

**उभार**-पु. १ उवार; ऊर; पुरसा होऊन अधिक राहिलेला, अवशिष्ट पदार्थ. २ योज्याच्या तोवण्यांतील घोड्यानें खाऊन उरलेले दाणे; चारण्याच्या दाण्यांरून पुढे दुसऱ्या वेळीं चारावयाकरितां काढून ठेवतात तां दाणा. [ उवार पहा ]

**उभारणी**-स्त्री. १ मांडणी; रचना; बांधणी; पसारा; विस्तार. उभवणी पहा. 'एमी जाली उभारणी । आतां ऐका मंभारणी ।' -दा ११ १. ११. 'विश्वाची उभारणी व संहारणी हा क्षारक्षरविचाराचाच प्रमुख भाग आहे' -गीर १६६ २ उभे राहण्याची क्रिया. 'फट दाटला दोघांचा । उभारणी जाहली रोमांचा ।' [ उभारणे ]

**उभारणी**-स्त्री. उंसाचा रस कढविताना त्याला येणारी उकळी. [ सं. उद+भृ ] **उभारणीस येणें**-तयार होण्यापर्यंत पोचणें; मिदमणीपावस्थेस येण.

**उभागणें**-उक्ति १ उभे करणें; रचणें, स्थापन करणें; सरळ, लंबरेपेंत वसविणें. 'परी महाभूतांचें दळवाडे । उभारी भलें ।' -ज्ञा ५. ७८. २ चालू करणें. सुरू करणें; गति देणें (धंदा, काम वगैरे) स्थापना करणें. 'लंडी रेडिंग यांनीं लष्करी कोंटें उभारण्याची लुकी केली.' -के १०. ६. ३०. ३ वर आणणें. उज्वितावस्थेस आणणें; पुढे आणणें (व्यापार, धंदा) ४ प्रवृत्त करणें; पुढे करणें. ५ वर उचलणें; उंची वाढविणें (टेमण्या वस्तूची किंवा इमारतीची). ६ उत्पन्न करणें; कल्पणें. मनार्शी बांधणें (तर्क, कल्पना, पद्धति वगैरे). 'म्हणुनी तर्क उभारिती कामिनी ।' ७ (शिवण) एखादे शिवावयाचे वस्त्र तुकडे जोडून व धांवदोरा घालून एकत्र करणें; कच्चे काम करणें; एखादा सामाडा वगैरे तात्पुरता रचणे. -अक्ति. १ उठणें, उभे राहणें; ताठ, खडा होणें. सरळ होणें. 'पालवितो करी उभारुनि बाहे । कृपावंता पाडे मजकडे ।' २ उभे राहणें; सरळ होणें (केस वगैरे). ३ वर येणें; उठणे. उत्पन्न होणें; वाहणें पडणे (पुळी, गव्हे वगैरे). 'तो तया गिर्जतसा न उभारें' -गजेंद्रमोक्ष (रघुनाथ पंडित) ३७. [ उभा, उभार ]

**उभारत**-क्रिवि. १ सामायिक मालमत्ता, मांडवल, मालकीची वस्तु वगैरेचे निरनाराडे मालकीचे विशिष्ट भाग प्रत्यक्ष न पाडतां; एकत्रित रीतीनें. २ अनिर्णित; विचार चालू असतांना; शेवट्यास गेलें नसतांना; निकालांत न निघतां. 'माझी पंचार्इत उभारत राहिली आहे.' ३ सामान्यतः विशिष्टव्यक्तीस उद्देशून नसलेले; सर्वसाधारण (भाषण). 'या गांवचे लोक फार लबाड असें मी उभारत बोललों आणि तुलाच कां राग आला?' ४ पक्का ठरलेला नसतांना (पगार वगैरे); दोन्ही बाजूंनीं निश्चितपणें मान्य केलेली नसतांना (क्रिमत, अट वगैरे); नक्की न तोलतां; अमोज; अमाप (धान्य वगैरे). 'त्या शेताचे धान्य म्या उभारत त्याचे स्वाधीन ठेवेलें,' उभार्इत, उभागत पहा. [ उभार ? ] **०पणा**-पु. निःपक्षपातीपणा; निःस्पृहता.

**उभारस्ता**—उभामार्ग पहा.

**उभारा**—पु. १ उभारणी; रचना; विस्तार; मांडणी. 'तरी सत्यचि गा धनुंधरा । सर्वे कर्मांचा उभारा ।'—ज्ञा १८.३०८ २ स्थिति; अस्तित्व; 'शीत उष्ण पर्मन्वधारा । अंगी न लागती अंबरा । तेवी साधूचा उभारा । द्वंद्वसंभारानिर्द्ध्र ।'—एभा ११. ९४७. ३ शरीराची ठेवण, बांधा 'अंगे सर्वांग सुकुमार । मनोहर उभारा ।'—एरुस्व १५ ५०. [ उभा+कृ ] ४ पोकळ अवसान; उठावणी; आकार, ङोल. 'तुका म्हणे उभा=घाणे । खरे कोंग मानि- तसे ।'—तुगा ३१८६ ५ फळाव; दरवळणे; पसरणे. प्रसार. विस्तार. 'जसा कस्तुरीचा निकरा । तेथे परिमळाचा उभारा । तैसा ज्ञानाने शिष्यवरा । जन्मलासि तू ।' ६ चाळू स्थिति; स्थिरता. अस्तित्व. 'ऐश्वर्यशी ईश्वरा । जियेचे आग सेसारा । आपल्यादी उभारा । आपणाचि जे ॥'—अम् १ २९. [ म उ+भृ. उभार ]

**उभारा**—पु. १ दळ्या, प्रवृत्ति. उमाळा 'वान व्याघ्र वृका दिक सोरे हिमेचा त्यजति उभारा ।'—वेप ८८ ८. २ उसाचा रस कढावतांना त्यास येणारी उकळी, ऊत. ( कि० येणे ). 'रसास उभारा येतो म्हणजे... रस उतू जाऊ लागतो.'—कृप ४७२. **उभारा धरणे**—पुढाकार घेणे; उद्युक्त होणे. 'परित्राणाय साधूच्या उभारा, धरी निवटांया सर्वे भूमिभारा ।'—कृष्णजन्म (देवनाथ) ३८. [ उद्+भृ-भर ]

**उभाराळा**—पु. नालवंदाची एरण, टोकळा. [ उभार ]

**उभारिणे**—उभारणे पहा.

**उभारी**—स्त्री. ( व. ) वैलगाडीत भरती जास्ती व्हावी म्हणून उभी लावलेली काठी. खुंदाचे खाचरांत कापूस बंगरे भरण्याचे वेळी खाचराच्या टोंकावर भोवताळी दोन हात लांबीची उभी दांडकी लावतात ती. [ सं. उद्+भृ-भर ]

**उभारी**—स्त्री. उत्साह; नेट, जोर. ( कि० धरणे ). 'अरी भारी भारी अवघड उभारी धरितसे ।'—द्रौपदीवस्त्रहरण ( किकर ) ४३. [ उद्+भृ-भर ]

**उभारू**—पु. ( काव्य. ) १ ताटा, दांडगेपणा; मगहुरी. २ उभार, उभारणी, उभवणी पहा.

**उभा लगाम**—पु. कमानदार लगाम. [ उभा+लगाम ]

**उभावणे**—उभणे, उभावणे पहा. 'नीलांबुरोटिक मध्ये उभाये -मुद्गलाया भाषांतर ( हरिराज ) ८७.

**उभा शिवार**—पुन. न कापलेले, उभे पीक. **उटाकून जाणे-पळणे**—परक बंगरे आले असता पीक काढून न घेता, कांही बरोबर न घेता पळून जाणे. [ उभा+शिवार ]

**उभासणे**—अकि. भास होणे; दिसणे. -शर (वामन-चित्तमुधा १) [ सं. उद्+भास् ]

**उभासूळ**—उभा खडपा, कडा पहा.

**उभासांड**—विक्रि. अगदी सडक उभा; उभाच्या उभा. [ उभा+सोड ]

**उभाळ**—पु. ( व. ) जवाळा उवाळा अर्थ ३ पहा.

**उभाळा**—पु. उवाळा, उमडा पहा. 'दुःखाचे डोंगर उभाळा सुटला.'—एपो ३३६.

**उभी**—उभा पहा. **कुडी**—स्त्री. उंच, सडपातळ बांधा; उभी ठेवण. 'ही गाय उभ्या कुडीनी आहे.' [ उभा ] **चाकरी**—स्त्री. त्रासदायक, त्रिकरीनी चाकरी, संवा. **चतुर्थी-चौथ**—स्त्री. वयपक्षातील चतुर्थी; संकष्ट चतुर्थी. या दिवशी सकाळपासून चंद्र उगवपर्यंत उभे राहण्याचे कांठीचे व्रत असते. [ उभी+चतुर्थी, चौथ ] **कुंदुपार**—स्त्री. भर दोन प्रदर, एन दुपारची बंड; एन माध्यान्ह. **धोंव**—स्त्री. सरळ, वर, डोंगरावर बघणे. 'उभी धाव घ्यावी गिरी तो चढावा.'—दावि १ ४५. **पेट**—स्त्री. या टोंकापासून त्या टोंकापर्यंतचे सर्व शहर, बाजार; उभा बाजार पहा. **रास**—स्त्री. १ भोज-माप न करिता, न विभागतां जशीच्या तशीच ठेवलेली धान्याची रास; शेतांतून आणलेले धान्य प्रथम नुसते ढीग करून ठेविलेले असते त्यास म्हणतात. २ ( ल. ) सर्वे मालमत्ता; कुटंबाची अविभक्त व माल न केलेली मालमत्ता, संपत्ति, जिद्दगी. **अज-मास उभी रास-गळला**—पिकाचा किंवा धान्याचा अंदाज. **विळी**—स्त्री. ज्या विळीचे पाते मोडतां येत नाही किंवा मिटतां येत नाही अशी विळी.

**उभी**—विक्रि. उभ्याउभ्या; घाईने. 'मनादिने व्यापार । साडली उभी ।'—ज्ञा १८.७३७. [ उभा ]

**उभे**—१ उभारणी, मांडणी. 'म्हणांन समगणे शुभाशुभे । मिळोनि अनुग्रानाचे उभे ।'—ज्ञा १८.२४७. २ वज्र सरासरी नुसते खुंदाकून घ्यावे असा स्त्रियाचा वज्र नसण्याचा प्रकार.

**उभे**—वि. उभा पहा. **काम**—न. जरूरीचे, अगत्याचे, निक-डीचे काम. 'माझी अगरी उभी कामे तीन आहेत, तन्हां मला तुमच्या बरोबर यावयास पुरसत नाही.' **कुंकू**—न. वैष्णव स्त्रिया लावतात त्या पदतीचे, उभ्या गंधासारखे ( बदामी आकाराचे ) लावलेले कुंकू. **कुंड**—न. (चांभारी घंदा) चामडे मिजत ठेवण्याकरितां लागणारे राजणाच्या आकाराचे खापराचे कुंड. **खार्णे**—कि. सर्व-समूळ नाहीसे करणे. 'लोह उभे खाय माती । तें परिसाचिये संगती । सोने जालया पुढती । न शिविजे मळे ।'—ज्ञा १८.१४०७.

**नेसणे-घेणे-लाहून घेणे-लावणे**—( लुगडे, पडदणी, धोतर बंगरे )=तात्परत (सरासरी दहा-अकरा हात) वज्र, प्रथम पदर घेऊन बाकीच्या वज्राच्या निःश्या करून पोटावर मधोमध धरून उजवी कडील पदराचे आणि डावीकडील पदराचे अशीं दोन टोके घेऊन त्यास निःश्यावर घट गाठ मारल्यावर शेवटच्या पदराचे टोक धरून कासोटा घालणे; कसे तरी एखादे वज्र नेसणे; स्नान करण्याकरितां

लहानसें वख्र नेसणें; आडवें नेसणें याच्या उलट. या दोन वाक्प्रचारांचे अर्थ कोंकण व देश या प्रांतांत परस्परविरुद्ध आहेत. कोंकण प्रांतांत आडवें नेसणें याचा अर्थ व्यवस्थितपणानें व पद्धतशीरपणानें नेसणें असा होतो, तर देशावर, आडवें नेसणें याचा अर्थ आड लावून घेणें, तात्पुरतें किंवा लहान वख्र नेसणें असा होतो. ०पीक—न. शेतांत तयार झालेले पण न कापलेले पीक. 'या जागेंत उभी पिकें असून...'—डुकराची शिकार ( बडोदें ) २०. ०वर्ष—न. संबंध वर्ष; आरंभापासून अखेरपर्यंत वर्ष. 'उभ्या वर्षीत मी आईबापांना भेटलों नाहीं.' ०दुखणें—न. आंथरुणास न खिळविणारें, साथें दुखणें; किरकोळ दुखणें. ०पण—न. १ उभा असलेली स्थिति. २ ( ल. ) जिवंतपणा. 'आतां उभयां उभेपण नाहीं ज्यांचे । मा पडिल्या गहन कवण त्यांचे ।'—ज्ञा ८.६३. ०पळणें—कि. उभ्याउभ्या, न थांबतां एकसारखें पळत जाणें. ०वारें—न. १ गडबड; गोंधळ; धोंदळ; त्रेधा. २ उदासीनता; औदासिन्य. ( कि० सुटणें ). ०वैर—उभादावा पहा ०सुकणें—१ झाड उभ्या स्थितींत असतांच वाळणें. २ सर्व शरीर दुःखांन, काळजीनें क्रुश होणें, वाळणें. 'लेंकलंघाचेनि दुःखें । जेवि माउली उभी सुके ।'—ऋ ४६.

**उभेआं**—किवि. उभें; उभ्यांन. 'तुआं लग्न लावावें श्रीचक्रधरा । उभेआं ठाकौनि ।'—शिखु ७२७. [ उभा ]

**उभेउभ्या, उभेउभ्यांनीं**—किवि. ताबडतोब; घाईनें; तत्परतेनें; तत्क्षणें; तेव्हांच. [ उभा ]

**उभेंटा**—वि. उभंट, उभट पहा.

**उभेंटया**—किवि. ( गो. ) उभ्यांनीं; उभ्यांन. [ उभा ]

**उभेणें**—अक्रि. १ उभें राहणें; उभणें. 'उटोनि उभेला सन्मुखी.'—दावि ४०१. २ उभारणें. 'रामराज्याची उभेली गुढी.'—दावि १६७. [ उभा ]

**उभेया**—किवि. १ उभ्या; उभ्या स्थितींत. २ ( ल. ) जिवंतपणीं. 'उभेयां उभेपण नाहिं जेयांचे । पडिलेयां गहन कवण तेयांचे ।'—राज्ञा ८.६२.

**उभैता**—वि. बोधे; दोन्हीं; उभयतां पहा. [ सं. उभयतः ]

**उभो**—वि. दोन; दोधे. 'कां उभो येकट्वी वणितां ।'—दावि २५७. [ सं. ]

**उभ्यां उभ्यां, उभ्यां उभ्यांनीं**—उभेउभ्यां, उभ्याघाई पहा. 'तूं जरा वैस, मी उभ्यां उभ्यां जाऊन येतो.' [ उभा ]

**उभ्यांघाई**—किवि. १ उतावीळपणानें; अतिशय घाईनें; उत्सुकतेनें; उत्कंठेनें ( हांक मारणें, ओरडणें इ० ) ( कि. करणें ). २ मोठ्या कळकळीनें; आग्रहांनें; जोरांन ( धांवणें, विनविणें इ० ). [ उभा ]

**उभ्या जन्मांत**—किवि. संवध आयुष्यांत, कारकीर्दीत. 'धृत-राष्ट्रांनें ही करामत उभ्या जन्मांत एकदांच केली.'—भा २९.

**उभ्यांन**—किवि. १ उभें राहून; ताडपणानें. २ अविनयानें; मसूरीनें. म्ह० उभ्यांन मुतावयाचें मग गुरूला काय विचारावें—जापून बुजून करावयाच्या गैरशिस्त गोष्टीबद्दल सज्जा विचारणें हें मुख्यपण.

**उभ्या पायांन**—किवि. अतिशय तत्परतेनें 'शंकरजी व परशुराम हे दोन महत्त्वाकांक्षी ब्राह्मण नेहमीं बाईसाहेबांच्या तैनातीत उभ्या पायांन असतात.'—स्वप १३१.

**उमकळणें**—सक्रि. ( गो. कु. ) लोंबकळत टेंवणें, टांगणें. [ उत्त+कलन=धरणें ]

**उमका—खा**—स्त्री. उत्कट इच्छा; प्रवृत्ति; आवेग. 'बोळण्याची मला उमका नव्हती.' कोरकि ४६३. [ सं. उद्+मनीषा ]

**उमग**—पु. १ आडळ; शोध ( लपलेली, हक्केली गोष्ट ); टावटिकाणाचें ज्ञान ( कि. पडणें; पाडणें ). 'धुंतीचा भाउ मग स्थिर राहें घेत आतलाभा उमग ।'—मोकृष्ण ४९.६. २ समज; समजूत. उमज पहा. [ उद्+मज्ज्; प्रा. उम्मग्म=वर येणें, तरंगणें ]

**उमगणें, उमंगणें**—उक्रि १ आडळणें; दिसणें; सांपडणें; शोध लागणें. २ शोधणें; धुंडाळणें; ओळखणें; समजणें. 'काळातें दमणार मी उमंगितें धुंडांनियां वाळ जी ।'—आपू ९. 'हे अक्षर अमक्याचें असें मी उमगीन.' 'समुद्रावरील वाळवंटांतला एखादा खडा नाहींसा झाला असतां कुणाला उमगला जाणार नाहीं ...'—नि २४४. —अक्रि. उघडकीस येणें; जाहीर होणें; गुप्त न राहणें; उलगडा होणें; प्रकाशांत येणें. [ सं. उद्+मज्ज्; प्रा. उम्मग्म ]

**उमगा**—वि. ( कर्ना. ) उमगावयाची; गुपित; गुप्त ( गोष्ट ). [ उमग ]

**उमग्या**—वि. उमगून काढणारा; शोधून काढणारा; धुंडाळणारा. [ उमग ]

**उमच**—स्त्री. उपकारांची परत फेड; प्रत्युपकार. [ सं. उद्+मज्जन; प्रा. उम्मज्ज ]

**उमचणें**—उक्रि. उपकारांतून बाहेर पडणें; उपकाराची फेड करणें; उसनें फेडणें. 'हारी उमचावया । जुंवारी जैसा ये डाय ।'—ज्ञा १२.५४१. 'आणि दान जया यावें । तयातें ऐसेया पाहावें । जया घेतले उमचवें । कायसेनहीं ।'—ज्ञा १७.२७८. [ सं. उद्+मज्जन ]

**उमचळणें**—क्रि. उन्मळणें; उपटून येणें; उलथून पडणें ( झाड वगैरे ); उमचवून पडणें असा सामान्यतः प्रयोग. [ सं. उत्+चलन ]

**उमज**—पु. १ समज; समजूत; बोध; ज्ञान; उमग. 'तुम्ही बहु भले मला उमज होय ऐसे कथा.'—कैका १००. 'उमज पडला भीमसेना ॥'—मुआदि २९.१०५. 'पाप करूं नये म्हणून म्हटलें तस्मात् पापानें नाश होतो असा उमज पडतो.' २ आकलन-शक्ति; शहाणपणा; अकल 'कासवीचे परी पाहें हरीं मज । विज्ञानी उमज दाबुनियां ॥'—तुगा १०८०. ( कि० दाखविणें; दावणें;

वेणें). ३ (कु.) पहिली नांगरणी; नांगरणीचे जे उमज, दुरो, तास, अडास हे चार प्रकार त्यांपैकी पहिला प्रकार. [सं. उद्+मज्ज्] •समज—स्त्री. बरवर; सामान्य समजुत, ज्ञान (पक्के नव्हे).

**उमजणें**—उक्ति. १ समजणें; लक्षांत येणें; समजुत पटणें; माहीत होणें; 'असें उमजतां भलेन गुरुभाव तो टाकित्ती.'—केका १७. उमजणें व समजणें यांमध्ये असा फरक आहे कीं समजणें यानें केवळ सामान्य ज्ञान होतें. परंतु उमजणें म्हणजे पूर्णपणे समजणें; आंतील रहस्य माहीत होणें असा बोध होतो. उ० हा मघासीं समजला होता खरा परंतु उमजला नव्हता. २ आजारांतून उठणें; टवटवीत होणें. ३ जाग्रत होणें; सावध होणें. 'जयां दोघांमाजि येखादें। विपाये उमजलें होय निदें॥'—अमृ १.१४. ४ (गो.) मापाचा उतार पहाणें; उमजुंचें. [सं. उन्मज्जन]

**उमजीक**—वि. १ तत्काल उमजणारा. २ (ल.) बुद्धिवान; हुषार; चलाख; तीक्ष्ण, तीव्र बुद्धीचा. [उमज]

**उमट**—१ आढळ; शोध; थांग; प्रकटता; परिस्फुटता. (कि० पडणें). २ स्पष्ट; ठळक; प्रामुख्याने पुढें येणें, दिसणें (अज्ञात गोष्ट). ३ निश्चित; पूर्ण कल्पना; ज्ञान; समज (कि. पडणें; होणें). ४ उबळ; मळमळ, उबक; आवेग (ओकारीचा वगैरे). [सं. उन्मथ्—उमट]

**उमटणें—उमटणें**—अकि. १ दिसणें; आढळणें; प्रकट होणें; जाहीर होणें; उघडकीस येणें. 'हा राजकुरु उमटला.'—उपा ४८. ४२. २ स्पष्ट होणें; स्वच्छ होणें; पूर्ण होणें (ध्वनि, आवाज वगैरे). 'शब्द ना उमटती पुढती.'—संप्रामगीतें ७२. ३ वर येणें; उद्गून दिसणें; स्पष्ट होणें. 'तैसें अबथेवु उमटले। वालिपे आडोनी।'—शिशु ७२०. 'उमटती अंगावरी कांटे।'—गीताचंद्रिका २९. ४ उत्पन्न, उद्भूत होणें; उपजणें. 'ऐसी वाट पाहे काहीं निरोप कां मूळ। कांढो कळवळ तुम्हां उमटचि ना।'—तुगा ४५२. 'ऐसा हा सत्त्वगुण। देहीं उमटतां आपण॥—दा २.७.८. ५ (टसा, चित्र, प्रतिबिंब इ०) वळणें; स्पष्ट दिसणें; स्वच्छ, अंकित होणें. 'जेथ हें संसारचित्र उमटे.'—ज्ञा ५.१५६. ६ बाहेर पडणें, येणें. 'वरुणावती बाहेर सप्तयोजन, द्वार केलें उमटावया।'—पांश १०.१४७. ७ (गो.) उपटणें; उपद्गून काढणें. [सं. उन्मथ्—उमट]

**उमटणें**—उबटणें पहा.

**उमटा**—पु. (व.) आवड; नाद. (किंचित्तिरस्कारव्यंजक). 'तिला खाण्याचा मोठा उमटा आहे.' [सं. उद्+मन्—मत; प्रा. उम्मत=उल्कंटा]

**उमटणें**—उमटणें पहा.

**उमंडणें**—कि. उमटणें; उत्पन्न होणें; सांपडणें. उमटणें पहा. 'मृगजळ जेथें उमंडे। तेथें असे पां कोरडें।'—अमृ ६.३४. [उमटणें]

**उमण**—(गो.) ओमण पहा.

शको. १. ५३

**उमणें**—कि. मापणें; भोजणें; उमाणें पहा. [सं. उद्+मा] **उमतणें**—उक्ति. (माण.) ओतणें. [सं. उद्+मथ्]

**उमती**—स्त्री. उमेदी; ज्वानी; तारुण्य. 'छान छेवेली सुरत फाकडी पुढें उमतीमधें येणारू।'—पला ४.४०. [सं. उद्+मद्—मत; प्रा. उम्मत]

**उमथा**—वि. (गो.) पालथा; उपडा. 'उमथ्या कळशार पाणी.'—पालथ्या घागरीवर पाणी. [सं. उद्+मथ्; प्रा. उम्मत्थ=अधोमुख]

**उमद्गी**—स्त्री. मोठेपणा; थोरवी; मातब्बरी; संपन्नता. [अर. उमद्गी]

**उमद्ळणें**—अकि. उमळणें; मळमळणें; काल्वाकाल्व होणें; ढवळणें (पोटांत). 'मला उमदळतें.' 'पोटांत उमदळतें.' [सं. उद्+मूळ्ण]—सकि. काल्वणें; ढवळणें; गढूळ करणें (पाणी इ०). [सं. उद्+मूळ्ण किंवा उन्मदन; प्रा. उम्मलण]

**उमदा**—वि. १ थोर; श्रेष्ठ; सूर; पराक्रमी; विश्वासू; मोठ्या मनाचा. २ भव्य; सुंदर; देखणा; पाणीदार (माणूस, वस्त्र). [अर. उमदा]

**उमदा**—पु. (व.) जागरण; श्रम. [सं. उद्+मद्]

**उमन**—स्त्री. (कु.) पहिली नांगरणी. उमज पहा. [सं. उद्+मथ्]

**उमन**—पु. (सोला. माण.) उखाणा. [सं. उद्+मन्]

**उमप, उमाप**—वि. पुष्कळ; अतिशय; खूब; अमोज; अगणित; 'जे एके वळें फेडावा भारू। उमपपणाचा॥'—शिशु ७५. 'डाहाठिया जाती उमपा। ऊर्वाही उजू॥'—ज्ञा १५.१४८. [सं. उद्+मा]

**उमपणें**—उक्ति. वर येणें; उडणें. 'मग ते निघाली तेथोन। तत्काळ उमपली गगन॥'—कथा १.६.१५९. [सं. उद्+मा]

**उमर**—उंबर पहा.

**उमर, उम्मर**—स्त्री. वय; आयुष्य. 'विसां आंत उम्मर, नरस कंबर, पितांबर पंढणचे नेसल्यें।'—प्रला २२९. [अर. उम्र]

**उमरठ—ठा**—पु. दाराच्या चौकटीची खालची बाजू; उंबरठा. उंबरा पहा. [सं. उंबर; प्रा. उम्मर]

**उमरडणें**—कि. १ ओलांडणें; उल्लंघन करणें; सोडणें; त्याग करणें. 'स्वर्गाची आडवंगी। उमरड्णि॥'—ज्ञा १३.१६२. —एभा १०.४. [सं. उद्+मृद्; म. उमरा+सोडणें]

**उमरदराज**—पु. चिरंजीव; पुत्र; मुलगा. [अर. उम्र]

**उमरा**—पु. उंबरठा. उंबरा पहा. [सं. उंबर; प्रा. उम्मर]

**उमराव**—पु. सरदार; मानकरी; श्रेष्ठ जन; अमीर; खासा. 'राजे बाहादर रंगराव होळकर स्वतां आदि उमराव.'—येपो २६७. [अर. अमीर अव.] •**जादा—दी**—पु. सरदाराचा मुलगा, मुलगी.



**उमलणें**—अकि. १ विकासणें; फुलणें. 'तें उमललें अष्टदळ । टेकें वरी ॥'—ज्ञा १५.६. २ भेग पडणें; फुटणें; उकलणें. ३ सैल होणें; विरघळणें (कपड्यावरचा मळ, चुन्याची कळी, मातीचें ढेंकूळ वगैरे). 'वरचें खरकटें उमललें म्हणजे मग भांडें घांस.' ४ फुगणें; लाही व्हावयाजोगें फुलणें. (भिजत घातलेले धान्य वगैरे); ५ प्रफुल्लित होणें; उल्हासयुक्त होणें (मन वगैरे). ६ प्रकट होणें; उत्पन्न होणें. 'परी येकी केधवां गेली । शाखाकोडी केधवां जाली । हें नेणजे जेवीं उमललीं । आपाढअत्रें ।'—ज्ञा १५.१२५. —अकि. १ उचळणें; उखळणें (वाकवून घट बमविलेले खिळघाचें टोंक वगैरे). २ सुट्टें करणें; उघडणें; खोलणें (कोयंड्याचीं मिळविलेलीं दोन टोंके वगैरे). ३ क्षार लावून तापवून सांघणें, एकत्र करणें (सोऱ्याच्या दागिन्याचीं टोंके). ४ सोलणें; मोकळे करणें; काढून टाकणें (धान्य भिजवून त्याचीं सालें वगैरे). [सं. उद्+मील-उन्मीलन; प्रा. उम्मीलण ]

**उमला**—उंबला पहा. 'उमले व डोंगळे यांचें विष जालीम असतें.'—प्राणिमो ११८

**उमलें**—न. १ आधण घालून भिजत ठेवलेलें भात, जोंधळे वगैरे (लाह्या वगैरे करण्याकरितां). २ (व.) सपीट, रवा वगैरे काढण्याकरितां भिजत ठेवलेले गहू. 'रव्यासाठीं उमले कालच केले, आज तें दळून घा.' [सं. उद्+मील ]

**उमलें**—न. मळमळ; उमळ पहा.

**उमस**—पु. १ खास, दम; उमास-सा. २ उमंत; विसावा; विश्रांति; अवकाश; स्वस्थता; स्वास्थ्य. 'सत्त्व उर्मा उंतःकरण-सही । उमस घेवो नेदी ।'—ज्ञाप्र १३५. 'मागें असतासी कळला । उमस घेऊं नसता दिला ।'—तुगा ४०९६. ३ स्फूर्ति; उद्भव; विस्तार. 'बागदेवतेची स्तुति । वाचाचि जाहली वदती । तेंथे द्वैताचि ये संपती । उमस चित्तां उमरोना ॥'—एभा १.२८. [सं. उद्+मिष ]

**उमस**—पु. उमज; समज; जाणीव. 'म्हणोनि आत्मा आत्मलाभें । नांदजन शब्द शोभे । येईल ऐसा न लभे । उमसु घेवों ।'—अमृ ६.९४. [ उमज ]

**उमसणें**—अकि. १ सांगणें; उघड करणें; प्रकट करणें. 'जीतु जावो परि मुमस । ठेविला ठावो ॥'—ज्ञा १३.२०२. २ प्रकट होणें; दिसणें; माहीत होणें. 'एवं द्वैतासीं उमसों । नेदुनि ऐक्यासि विसकुतों ॥'—अमृ २.६९. [ उमज ]

**उमसु**—सो—पु. विसावा. उमस पहा. 'उमसु नाही युद्ध सत अहोरात्रें'—कुरुरा ६९.२८.

**उमळ**—स्त्री. १ मळमळ; ओकारी वाटणें. २ उमाळा पहा. [सं. उद्+मूल ]

**उमळ**—ट—स्त्री. उपळ पहा. १ पावसाचे पाणी जिरून जमिनीतून झरे वाहू लागण्याची स्थिति; उपळ. २ फुरसें, घोगस वगैरे चावले असतां अंगांतून रक्त वाहू लागण्याची स्थिति. ३ अकाली गर्भस्राव होणें. ४ उष्णता व आद्रता यांमुळे फळें कुजून त्यांतून रस व्हावयास लागणें अशी स्थिति. ५ मळ होणें (कळीचा चुना, मातीचें ढेंकूळ इ.). [सं. उद्+मूल ] **०पडणें**—अतिशय पाऊस पडल्यामुळे पीक कुजावयास लागणें.

**उमळणें**—अकि. उमळ यापासून क्रियापद. उपळींचें विशिष्ट होणें. उमळ, उमळणें, उघटणें पहा.

**उमळणें**—अकि. फुलणें; उमळणें (कळी वगैरे). [सं. उद्+मील ]

**उमळणें**—अकि. (कु. गो.) घुणें; खळबळणें (वखें, भांडीं वगैरे). [सं. उत्+मूल ]

**उमळणें**—अकि. १ पोटांतली कोंवळ्या गर्भास उष्णविकृति झाल्यामुळे तो खवणें, पडणें. २ उलथणें; उपटून येणें. 'इया उमळती दाढा । दांतांसहित ।'—ज्ञा १३.५६४. 'पदस्पर्शें ज्याच्या तरयुगुल तत्काळ उमळें ।'—साराह १.५७. [सं. उद्+मूल ]

**उमळशीक**—स्त्री (गो.) उत्कंठा; आतुरता; औत्सुक्य. [ उमाळा; प्रा. उम्मला=तृष्णा ]

**उमळा**—वि. (राजा.) बुळबुळीत; मळमळीत; गळगळीत; लिबलिबीत (पातळसर अन्न, ज्यांतून रस पावळत आहे असें फळ, वगैरे). [ उमळ ]

**उमळावण**—स्त्री. (राजा.) मळमळ; पोटांत ढवळण्याची क्रिया; तोंडास ओकारीपूर्वी पाणी सुटतें ती स्थिति. (किं० सुटणें; येणें.) [ उमळ+पाणी; उमळणें प्रयोजक ]

**उमळी**—वि. स्वतंत्र; निर्वैध. —ख ९२१.

**उमळी**—स्त्री. एक झुडूप. उंबळी पहा.

**उमा**—स्त्री. पार्वती; गौरी; दुर्गा. **०कांत-वर**—पु. उमेचा पति; शंकर; शिव. 'तांडव विसरले उमाकांत । अति अद्भुत हरिलीला ।'—एरुव ३.१०. [सं. उमा=पार्वती+कांत, वर=नवरा ]

**उमा**—पु. (गो.) मुका; चुंबन. —खिपु [ ध्व. का. उम्सु=चुंबन ]

**उमा**—वि. (व.) खेडवळ; अडाणी; साधा; भोळा; अशिक्षित. 'आपण मराठी उमें माणूस, आपणाजवळ द्राखला नाही.' [सं. उन्मत ? दे. उम्मदय=मूढ; अर. उम्मी=अशिक्षित ]

**उमाटा**—पु. उमाठा पहा. 'अवनीचे उमाटे उलले ।'—कुरुरा ४१.१५.

**उमाठ, उमेठ**—वि. उंच; उंचवट; वर आलेली; फुगलेली. (जमीन) (पाणथळच्या उलट). [सं. उद्+मस्त(क) ]

**उमाठा**—पु. १ उंचवटा; उंच जागा; डोंगराचा माथा. 'उमाठ्यावरी येतसे सुर्ये जेव्हां ।' 'एके उमाठ्याचे जाग्यावर उभी राहून... तिमें तिला हाका मारल्या.'—बाळ २.१६६. २ द्वार; उंबरा. 'एक

श्रवणाच्या राजबिदीस आले। तेथून हरिरूप निर्धारिले। एक कीर्तनाच्या उमाठी ठाकले। प्रेमें हरिरूप विलोकित्ती ॥ -हृ २३.२२६. ३ (ल.) प्रसिद्धि; (विशेषतः) कुप्रसिद्धि; बोभाटा; बभ्रा; एखादी गोष्ट उघडकीस येणे. (किं० होणे). (विरु.) उमाठ्यास येणे. स्पष्ट, ठळक दिसू लागणे. (किं० पडणे; होणे). [सं. उद्+मस्त(क); प्रा. उम्मत्थ-उम्माथा; म. उमाठा]

**उमाड**—स्त्री. (कों.) तुफान; वादळ; खवळणे; धुवधपणा (समुद्राचा). [सं. उद्+मद्, उन्माद्]

**उमाडा**—पु. उमाळा. उवळ पहा. १ मळमळ, खळबळ (पोटांतील); पोटांत ढवळणे. २ जोराची उकळी; उत; उडणे (पाणी). ३ (ल.) हुंदका; आवेग; उमाळा (दुःख इ० विकारांचा). [सं. उद्+मद्]

**उमाणे**—उक्ति १ मोजणे, मापणे. 'हा संसार उमाणें माप। कां अष्टांगसाममीचे दीप।' -ज्ञा ६.४६३ 'वारा उमाणवा वाचें।' -एभा ११.१४६०. 'व्यास वाल्मीकि व्यापारी। कीर्तन केणे उमाणित्ती।' -भवि २९.५५. २ (ल) हिशोब देणे; झाडा देणे. ३ ताडून पाहणे; तुलना करणे. 'तयांची उमाणितां कीर्ति। उणीव दिसे आपाडे।' -मुआदि ११.९३. ४ (ल.) अटकळ करणे; अजमास करणे. 'करी गिरि धरुनि उमाणिली। महेंद्रमहिमा।' -ज्ञा १०.२८९. [सं. उद्+मा-मान; प्रा. उम्माण]

**उमाणा**—पु. १ माप. 'उमाणा घेऊनि परेशीं। सुखाडिजे।' -ज्ञा १८.५२२. २ तुलना; बरोबरी. 'चेद्रासि घे उमाणे। रसरंगीं भुलवणे।' -ज्ञा १३.११५७. [सं. उद्+मा-मान, प्रा. उम्माण]

**उमाणा**—णं—पुन. उखाणा; हुमाणा; कोंडे; कूट प्रश्न. 'पुरुषे वातुनी जाळी। आपणा आपण व्याली। पोटीचे घेउनि गेली। उमाणें मांडी।' -दावि ५०२. 'आतां मी पुमेन तें सांगार उमाणें.' -निगा ९७. [हुमाणा]

**उमाणी**—णं—स्त्री. माप; मोजणी; शडती; अटकळ; अनुमान. 'कर्ता कर्तव्या घे उमाणें।' -ज्ञा १८.५००. [सं. उद्+मा]

**उमाने**—उक्ति. मापणे; मोजणे; उमाणे पहा. 'आगाधा जाणिवार्ते उमानी' -रु ३. 'तेथ मापें उमानीति खरे। खोटें म्हणति' -रु १२१. 'तेयां रुखांचे उमानें। कवन घे।' -शिशु ६१९. [सं. उद्+मा]

**उमाप**—वि. अमुप; अमोज; अगणित; अतिशय. 'ब्रह्मांड भरुनि उरले ऐसे सौभाग्य तें उमाप तिचें।' -मोभ्रतु ५.२६. [सं. उद्+मा; म. माप] म्हणु उमाप लीन सावधान-द्रव्याचा अतिव्यय अगर उघळेपणा या अर्थी ही म्हणु योजतात.

**उमाणे**—उमाणे पहा.

**उमास**—सा—पु. १ मळमळ; पोटांतील खळबळ; पोटांत ढवळणे, कालवणे (किं० येणे). २ उमाळा; आवेग; उकळी; लाट

(हर्ष, शोक वगैरेचा). 'अभिमानाचे आळेपिळे। महत्त्वउमासे येती बळे।' -एभा ८.२१२. ३ उद्भवण्याची स्थिति, तयारी (वादळ, रोग, गद्वे वगैरेची). घुमसणे; पकणे; तयार होणे. ४ खोकल्याची उवळ. ५ जंत वगैरे झाल्यामुळे टोणारा अन्नद्रव्य वगैरे (किं० येणे). [सं. उद्+मयु; दे. उम्मच्छिभ=व्याकुळ]

**उमास**—सा—१ श्वास; उच्छ्वास; उसासा. (कि. टाकणे). 'अपरिमित तिथेला येति तेणे उमासे.' -सारुह ३.६३. 'मला उमासा टाकायला फावत नाही.' २ विश्रंति; उदंत; विसावा. 'सैन्य पळाले दशदिशा। म्हणती त्राहे त्राहे जगदिशा भीमे आकांत मांडिला कैसा। पळतां उमासा घेऊं नेरी ॥' -जै १३.६३. ३ शेरी; वेद्युद्धि. 'उमासा येऊनि पडिला वर्नी। परी दृष्टीसि कोठें न दिसे पाणी ॥' -महिपतिकथासारामृत २४.१९०. [सं. उद्+मिप्. प्रा. उम्मिस] **उमस, उमास खाणे**—विश्रंति घेणे; दम टाकणे.

**उमाळ**—कवि. अतिशय, अमोघ, अगणित; अलोट. 'याजवर मागून उमाळ गोक्या पडूं लागल्या.' -भाब १३८. [सं. उद्+मा]

**उमाळा**—स्त्री. १ मळमळ; पोटांतील खळबळ; कळमळ, उमळ. २ हुंदका; उकळी; आवेग; उसळी; लहर (राग, प्रेम, दुःख, शोक वगैरे विकारांची). 'स्वानंदाचे उमाळे देती। सारासार विचारें तळपति।' ३ तीव्र इच्छा. 'देहे खंगतां सर्वे जाळी उमाळी.' -दावि १७८. ४ उकळी; कड; उत (पाणी, दूध वगैरे पदार्थांचा). ५ सुटका; सोडवणूक; मुक्तता; मोकळीक (एखादा धंदा, कार्य वगैरेतून). (किं० पडणे). ६ लोट; गर्दी; हल्ला; उठाव. 'तो देखीनि यादवांचा उमाळा। एरी सिहनादु दीन्हला ॥' -शिशु १०४१. 'तैसे हृदयाचे डाखले। नाना हष्टीचे उमाळे।' -अमृ ७.१४३. ७ उद्भव; जोर; प्रभाव. 'जेयांचा देखीनि उमाळा। पळे महामोहाचा पाळा।' -शिशु ३८८. 'भंगोनि विघ्नांचा उमाळा.' -मुआदि ३५ १०२. [सं. उद् + मूळ; तुल० का. उम्मल=श्वास घेण्यास येणारी अडकण, कफ] ७ (काव्य.) ज्वाला; झोत; लोळ, तरंग (आग, वीज वगैरेचा). 'कांटी रविशशि तेज उमाळा ॥' -दावि ३३५. 'जैसे कल्पांतविजुच उमाळे।' -रावि १.१२. [का. उम्मळ=उष्णता] ७ **पडणे**—अतिशय पाऊस झाल्यामुळे पिकें कुजावयास लागणे. उमळ पडणे पहा. **उमाळीं-उमाळीस-उमाळ्यां-उमाळ्यास पडणे-येणे**—उघडकीस येणे; माहीत होणे; दिसणे; आढळणे; बभ्रा होणे.

**उमाळा**—वि. (ना.) ओंगळ; मळका; वाणेरोडा. [सं. उद्+मूळ]

**उमेठा**—पु. १ समुदाय; मेळावा. 'उमेठेयां देवां निचनवा। आठाइतेआं देवां बंबाळु दीवा ॥' -शिशु १५३. -वि. १ सामुदायिक; एकट. २ अतिशय; पुष्कळ; उमाप. 'किंबहुना सात्विका आठां। चाचव मांडतां उमेठा ॥' -ज्ञा १८.१६०६. [सं. उद्+मित]

**उमेठा**—वि. (ना.) ओंगळ; मळका; वाणेरोडा. [सं. उद्+मूळ]

**उमेठा**—पु. १ समुदाय; मेळावा. 'उमेठेयां देवां निचनवा। आठाइतेआं देवां बंबाळु दीवा ॥' -शिशु १५३. -वि. १ सामुदायिक; एकट. २ अतिशय; पुष्कळ; उमाप. 'किंबहुना सात्विका आठां। चाचव मांडतां उमेठा ॥' -ज्ञा १८.१६०६. [सं. उद्+मित]

**उमेद**—स्त्री. १ आशा; धीर; भरंवसा; खात्री; विश्वास. 'त्याची उमेद अशी होती कीं,' २ आकांक्षा; हिंमत; उत्साह; धैर्य; हौस; भवसान; ईर्ष्या. 'अब्दालीचीं बोलावणीं बहुत उमेद लावून गेलीं.' -ख १.३४. ३ तारुण्य; ज्वानी; वय. 'आबाजी आपले उमेदीत आल्यावारी ता। मा। देशमुखी करावयास आले.' -रा १७.५. [फा. उमेद, उमीद, उमेद] **उमेदीस येणे**—१ वयांत येणे; पणांत येणे (स्त्री वगैरे). २ जोमांत, भरभराटीस येणे (काय वगैरे). ३ बहार येणे (झाडास वगैरे).

**उमेदगी**—स्त्री उमेदवारी. 'हे उमेदगीची व रयासतीची कोण वजे (तन्हा) ते दर्यास करावी.' -ख ७.३५७. [फा. उमेद, उमेद]

**उमेदणी-नी**—स्त्री. (कों.) मळणी झाल्यावरचीं खळ्यांतील कामे (वारवणी, मापणी, साठवणी वगैरे). [सं. उद्+मथ्; किवा उद्+मथेन]

**उमेदवार-द्वार**—वि.पु १ धीट; आशापूर्ण; हिंमतवान; निश्चयी; धीराचा. २ वयांत आलेला; तरुण; पूर्ण वाढ झालेला (मनुष्य, पशु, झाड वगैरे). 'गडी पडला उमेदवार!' -मोर ९. ३ इच्छू; गरजू; पदान्वेषी. 'तुम्ही इकडील लक्ष्यांत राहून कल्याणचे उमेदवार (हितेच्छू) असावे.' -रा ८.५. ४ अर्जेदार; नोकरी मिळण्याकरितां खटपट करणारा. ५ काम शिकण्यासाठीं राहिलेला; पसंतवारीचा; कच्चा (नोकर). ६ परीक्षा देण्यास आलेला. ७ नवशिक्या. [फा. उमीद्वार; उमेद, उमेद्वार]

**उमेदवारी-द्वारी**—स्त्री. १ आशावादीपणा; आकांक्षा; खात्री; निश्चय; दृढता; हिंमत; विश्वास. 'त्यांची उमेदवारी पेशावे सर करूं सहजांत.' -पेपे २७७. 'त्यास स्वारी निधावयाचा मार्ग पहात आम्ही उमेदवारीनें वेसलो आहोत.' -ख ८.४६६०. २ तारुण्य; ज्वानी; पूर्ण वाढ; जोम; जोर. 'हे आपले उमेदवारीत आल्यानंतर त्यांचे लम केले.' -मद १.११. ३ उमेदवारपणा; कच्ची, पसंतीच्या अटीची नोकरी; उमेदवार बनून राहणे. [फा. उमीद्वार]

**उमेदी**—स्त्री. ज्वानीचा, मनोविकाराचा भर. 'शृंगार घालितां उमेदी चढे ग। खेळतां गंजिफा येते रडे ग ॥' -प्रला १४६. उमेद पहा.

**उमेराघामेरा**—वि. घामानें थबथबलेला, भरलेला, डबडबलेला, डबडबलेला; घामापूम. [घामेरा द्वि]

**उमेळा**—वि. (ना.) ओंगळ; मळका; घाणेरडा. [सं. उद्+मल्]

**उमोप**—वि. अतिशय; पुष्कळ; अगणित; अमोज. उमाप पहा. तुझेचि करुणा गैवा मन धरी उमोप दवा.' -केका २०. [सं. उद्+मा]

**उम्दगी**—स्त्री. थोरवी; मातब्बरी; श्रेष्ठपण. उमदगी पहा. जमियतच्या सर्दारास दोनी सकारच्या बुजुर्गी व उम्दगीवर प्रतेष्टेचे व इज्जतीचे रस्म अमलांत येतील. -पेअ ५८. [अर. उम्दगी]

**उम्दा**—वि. १ थोर; विश्वासु; उत्कृष्ट. उमदा पहा. 'दोन उम्दे मनुष्य दिली दोस्ती जाहीर करावयास स्वाना करीत आहो.' -पेअ ६५. २ भारी; किंमतवान; बहुमोल. 'तलफ चुकऊन पोशाख दिधला खुप उम्दा भर्जरी.' -पला ८९. [अर. उम्दा]

**उम्दान**—वि. (ना.) उत्तम; फक्कड. [अर. उम्दा]

**उम्देतुमुल्क**—पु. दौलती (राज्या)चा खांब. विठ्ठल शिवदेव विचूरकर यांना दिव्हीच्या बादशहानें ही पदवी दिली होती. [फा. उम्दत्+स्तंभ, आधार+उल्ल+मुल्क=राज्य]

**उम्मस**—वि. (ना.) हूड; आडदांड.

**उम्मस**—पु उसंत; विश्रांति. उमासा पहा. 'स स क्षपना सारिखा परी नाहीं कीं उम्मस !' -दावि २१४.

**उम्हळ, उम्हळणे, उम्हास-ळा**—उमळ, उमळणे, उमाळ वगैरे पहा. 'हृष्टीच्या तापाची मुख्य लक्षणे...वाल्या व उम्हासे... हीं होत.' -टि १.५७५. 'विरह दुःखाचे कितीदा उम्हाळे !' -टिक ५९.

**उम्हाट**—(ना.) उमाटा पहा. 'ते घर उम्हाटावर आहे.'

**उयला**—पु. (कों.) पावट्याचा सोलाणा. [सं. उद्+बल्ल; तुल० का. उय=धान्याचें टरफल]

**उर**—स्त्री. हौस. -शर (सोही महदवु). [फा. उर=उतावळेपणा]

**उर**—ऊर पहा.

**उरउरीत**—क्रि. उरलेला; वेगवेगळेपणानें; अलग. 'सांगायासी लोकां। उरउरीत उरला तुका ॥' -तुगा ३८०७. [सं. उर्वरित]

**उरउळी**—स्त्री. १ (कु.) रोवळी (तांदूळ खुण्याची); दुरडी.

२. तेल घालण्याचें नरसाळे. [फा. उरळि=वाटोळे भांडे]

**उरक, उरका**—पु. काम त्वरित करण्याचें सामर्थ्य, कौशल्य, उत्साह; आटोप; आवरशक्ति. 'ज्याला ज्या कामाचा उरका असेल त्याला तें काम सांगावें.' [दे. उर=आरंभ; का. उर=उतावळेपणा; तल्लखपणा, प्रयत्न, किंवा का. उरकुं=शक्ति, पराक्रम] **उरकणे**—१ काम पार पाडणे, पुरें करणे. २ दुसऱ्याच्या कामांत ढवळाढवळ करणे. **उपडणे**—(कामाचा) संपविण्याची जबाबदारी अंगावर घेणे, पडणे.

**उरक**—पु. जोर; उत्कर्ष; जोम; उत्साह; उल्हास. 'भीतरि अवस्था न्यापिले। उरके वागिद्रिय कोंदले ॥' -रु ४३. 'तें उरके आली फळां।' -भाए ३१४. [फा. उरकुं=पराक्रम]

**उरकणे**—सक्रि. १ पुरें करणे; पार पडणे; संपविणे; शेवटास नेणे; तडीस नेणे. २ भानगडीत पडणे; ढवळाढवळ करणे. 'आपण आपल्या कामांत असावे, लोकांची कुचनिंदा उरकुं नये.' -अक्रि. १ आटपणे; संपणे; शेवट होणे; खलास होणे; नाहीस होणे. २ (ल.) मरणे. ३ आटोक्यांत येणे; पसंतीस येणे; यथायोग्य होणे; सोपें होणे. [उरक]

**उरकता मार्ग-रस्ता, उरकती वाट**—पु. स्त्री. लवकर संप-  
गारी वाट ( सरळ, छाया असलेली, जवळची, सोपी म्हणून ).

**उरकमणें**—सक्रि. स्वच्छ करणें; घासून-पुसून काढणें; निर्मळ  
करणें ( भांड्याचें खरकटें, कपड्याची घाण वगैरे ). —अक्रि. विलग  
होणें; सुटणें; निवृत्त येणें ( भांडयास, वस्त्रास लागलेली, खरवड,  
कपच्या, घाण, मळ वगैरे ).

**उरकाउरक**—स्त्री. घाईघाईनें, गर्दीनें, काम संपविण्याची,  
आवरण्याची क्रिया; आटपाआटप; आवराआवर. [ उरक द्वि. ]

**उरकुडा**—पु. ( व. ) उकिरडा पहा. [ उत्+कृ ]

**उरग**—पु. सपें; साप; नाग. ' तरी सरोवर तरंगीं । सांडिले  
आकाश मेघीं । का धंदनाचे उरगीं । उद्यान जैसें ॥ '—झा १७.२२५.  
[ सं. उरसू=छाती+गम् = जाणें ]

**उरंगा-गु**—वि. १ विटलेल्या रंगाचा; हीन रंगाचा. २ शिळ;  
नावडीचा. ' ते आवडी कां उरंगु । आतां जाली '—भाए १४०.  
[ सं. उद् + रंग ]

**उरंगणें**—अक्रि. विटणें; हीनरंग होणें. ' उरंगे ना साडे-  
पन्हूर सोनें '—दाव २९.

**उरगळी**—वि. ज्याच्या डोळ्यावर, उरावर व गळ्यावर  
मण्यासारखें चिन्ह आहे असा ( घोडा ). हें घोड्याचें अशुभ  
लक्षण होय. [ ऊर+गळा ]

**उरगुडें**—हें—न. ( का. ) खेड्यांतले देऊळ. ' जेणें कैलास-  
दुर्गा पाडिलें । सत्यलोकीं ठाणें घातलें । सोनकाणें उरगुडें घेतलें ।  
वैकुंठीचें ॥ '—शिद्यु १६०. [ का. ऊरु=गांव + गुडि = देऊळ ]

**उरजणें**—अक्रि. बलवान् होणें; बलिष्ठ होणें; सुस्थितीत येणें;  
उत्कर्ष होणें. [ सं. ऊर्ज ]

**उरजा**—स्त्री. जोपासना; निगा; काळजी; सुव्यवस्था. ( क्रि०  
राखणें ). [ सं. ऊर्जा ]

**उरंडा**—पु. वरंडा; टीग. ' पाथरांचे उरंडे यापरी । जाहाले  
येरुसालेआंतु । ' खिपु २.४२.१३०. [ सं. वरंड = टीग, समूह ]

**उरण**—पु. मेंढा; बकरा. ' तें उमत्रसील न उरें व्याघ्र रवें  
वीथे लेसुह उरणीं '—मोकरण २८.८३. [ वै सं. उरा = मेंढी; सं.  
उरण = मेंढा, ऊर्णा=लेंकर ]

**उरणी**—स्त्री. एक वृक्ष, वेल. ' केळी कल्हार निंबुणी । मालती  
मोगरे उरणी ॥ '—कथा २.१५.१४२.

**उरणें**—अक्रि. १ शिळक, बाकी राहणें; मार्गें राहणें; पुरून  
राहणें; अवशिष्ट राहणें; जास्त होणें. ' तेथें लोक कैचे उरती '—  
उषा १७६७. २ शक्य होणें; परवडणें; पुरवणें. ' ज्या इंद्रियांस  
जो भोग । तो तो करी येथासांग । ईश्वराचें केले जग । मोडितां  
उरना ॥ '—दा १७५.२८. [ सं. उत्+पृ = उत्पूर; प्रा. उव्वर-  
उव्वर किंवा ऋ = जाणें ] **उरता करणें**—क्रि. बाकी ठेवणें; अंशतः  
फेड करणें.

**उरता**—स्त्री. बाकी; शिळक; अवशिष्ट; अंश ( क्रि० राहणें;  
देणें; राखणें; ठेवणें; धरणें; बाळगणें ). [ उरणें ]

**उरता**—स्त्री. अस्ता ( अप. ) १ भीड; मुरवत; आक्षेप. ' मी  
कोणाशीं कांहीं पण बोळूं लागलों तर कोणाची उरता ठेवणार नाहीं. '—  
२ खोळंबा मानणें; उणीव भासणें. ' तूं माझी उरता धरूं नको. '—  
=माझ्यासाठीं खोळंबूं नकोस. ३ अस्ता; सबब ' त्यांच्याकडून तो  
माल न आल्यामुळे येणाऱ्याची उरता न सांगतां बाजारांत जसा  
भाव असेल त्याप्रमाणें घेऊन थांबा लागतो. '—सुंठ्या २५१.  
[ अस्ता ] ० न धरणें—क्रि. मान न राखणें; भीड न धरणें; वाट न  
पाहणें.

**उरदाणा**—पु. घोड्याच्या तोबऱ्यांतील शिळक राहिलेला हर-  
भरा, घांस. [ उरणें+दाणा ]

**उरणें, उरणें, उरंबणें, उरणें**—अक्रि. उरीं फुटणें;  
उरीं भरणें; अति श्रम केल्यामुळे छातींत दुःख उत्पन्न होणें. ( घोडा,  
बैल वगैरेस ). [ उर ]

**उरःपाश्वार्धमंडल ( संयुतहस्त )**—न. ( नृत्य ) उजवा  
हात अराळ व डावा हात पळव करून दोन्ही हात उराच्या जवळ  
आणणें व मग उजवा हात उजव्या बाजूस व डावा हात डाव्या  
बाजूस वर्तुलाकार करणें.

**उरफाटणें, उरफाटफारफाट, उरफाटसुरफाट, उर-  
फाटा, उरफाटासुरफाटा**—उफराटा इ० पहा.

**उरफोड**—स्त्री. अतिशय ध्रम; अतिशय कष्ट; उरफोट—ड  
पहा. [ सं. उरसू+फुट्; म. ऊर+फोडणें ]

**उरवंद**—पु. गोरवंद; घोड्याच्या गळ्यांत बांधण्यासाठीं खोगि-  
रास लावलेला पट. [ ऊर+वंद ]

**उरमोडा**—पु. ( माण. ) जनावरास होणारा एक रोग; यानें  
जनावर छातींत आखडतें [ सं. उरसू+मोडनं; म. ऊर+मोडणें ]

**उरम**—न. उमर ? एक पक्षास. उंबर ? पहा. कदाचित्त **उर-  
मावडल मुद्रणदोष** असावा ? ' मालपुण्याची सकुपमार ( सकुरपार ?=  
साखरपारा ? ) । उरम मृदु भक्षितो । '—नव ९.११६.

**उरमट—ठ**—वि. उदाम; दांडगा; म्गजोरी; उदट; मस्त. [ सं.  
उन्मत्त ]

**उरमटणें**—क्रि. उरमट, मगळूर होणें; अंशरावी दाखविणें;  
दिमाख मिरविणें.

**उरमटाई—ठाई**—स्त्री. उरमटपणा; मगळूरी; वेपवाई; उदट-  
पणा.

**उरमाल**—पु. ( कों. गो. ) ह्माल ( अप. ) पहा.

**उरलासुरला, उरमूर, उरलापुरला**—वि. अवशिष्ट राहि-  
लेला; शिळक; शेष. [ उरणें द्वि. ]

**उरले गड्डे**—पुअव. ( तं ) बटाटे. [ का. उरळि; ता. उरळै=गोळ ]

**उरखई**—स्त्री. शिळक; बाकी; अवशेष. [ सं. उर्वरित ]

**उरुषणें-विणें**—उक्रि. बाकी ठेवणें, राहूं देणें; शिल्लक ठेवणें; मागें टाकणें; बाकी राखणें; राखून ठेवणें. 'तन्हि कुसुपांडवमुद्धारंभसमय यश तिचें न तें उर्वी ॥'—मोकण ८.१५. 'सर्व तूप वाहूं नको, थोडेंस उरव'. [गं. उर्वरित; तुल० का. उर्विमु=वाढ-विणें]

**उरुषळी, उरोळी**—स्त्री. रोवळी; तांदूळ वगैरे धान्य धुण्या-करितां बांबूचें किंवा धातूचें कळले सच्छद्र पात्र; दुरडी. [का. उरळि=वाटोळें भांडें.]

**उरुषी**—स्त्री. पृथ्वी. [सं. उर्वी]

**उरुशा**—स्त्री. स्तनांचा प्रादुर्भाव झाला आह् अशी स्त्री; वयांत आलेली स्त्री; तरुणी. [सं. उरसू]

**उरस्विज**—न. स्तन; उरोज. 'यद्दलबहूपचारं वंध्योरसिजासि काय ओऽया।' [सं. उरसू=सप्तमी एकवचन उरस्विज]

**उरःसर**—पु. उरानें सरपटणारा प्राणी; सर्प; नाग; साप. उरग पहा. [सं. उरसू+स]

**उरःस्थल**—न. वक्षःस्थल; वक्षप्रदेश, छाती. [सं. उरग+स्थल]

**उरस्फोट**—ड—स्त्री. १ अतिशय थम, कष्ट; जिवापाड मेह-नत; अत्यंत नेट्याचा प्रयत्न; रक्त आटूविणें; आंतडों तोडणें (एखादा विषय फोडून सांगतांना); मांघफोड. २ अत्यंत कळकळीची विनंति. 'पदरी धरिसी। किति करिसी उरस्फोड'. [सं. उरसू+स्फोट] •कळून घेणें—जीव तोडून सांगणें; जिवापाड मेहूनत करणें.

**उरःक्षत**—पु. छातींत होणारा एक रोग; एक प्रकारचा क्षय-रोग; यामुळें छातींत व कुशीत पीडा होते [सं. उरसू+क्षत]

**उरा**—पु. नर्दाच्या पात्रातील कमी पाणी असलेली किंवा उघडी पडलेली जमीन; उतार; भाट. [सं. उर्वरित]

**उराउरी**—क्रि. (छातीला छाती लावून) झटपट; झटकून; झडकर; एकदम; ताबडतोब; तत्काल. 'चांग तें उराउरी मागो.'—ज्ञा ११.५४९. [उर द्वि.]

**उराक, उन्हाक**—स्त्री. (गो.) स्वाद नसलेली दाह. [पो. उन्हाक; इ. अरक; अर. अरक]

**उराचा तखता-पांजरा-शिंप-शिंपी**—पुस्त्री. भरदार, विस्तीर्ण छाती; बरबड्या. ऊर पहा.

**उराझुरा**—वि. अल्म राहणारा; दूरदूर असणारा; मनमोकळा न वागणारा; कुडा; आंतल्या गांठीचा. (क्रि० वागणें) [उरणें द्वि; किंवा ऊर+झुरा ?]

**उराटी-ठी**—स्त्री. १(घोड्याच्या) उराला बांधावयाचा खोगि-राचा बंद, गांठ (बांडगें याच्या उलट). [ऊर+अठी=गांठ]. २ उंच, उभी चढण. ३ एका जातीचा साप चाबला असतां येणारी रस्ताची गुळणी; झेड. [सं. उरसू]

**उराड**—न. १ अतिशय बर आलेली छाती. २ ऊर यालाच हीनाथिक शब्द; छाताड. ३ छातीवर येणारें वजन किंवा दाब. (क्रि० लागणें). •काढून चालणें—छाती पुढें करून गवांनं चालणें.

**उराडी**—स्त्री. १ भरलेली, प्रशस्त छाती; हंद, विशाल उरो-भाग. २ (खाटिक) उराचें हाड; जनावराचें ऊर. **उराडी-भरणें**—इ० वाक्यप्रचार ऊर शब्दापुढें पहावे. [सं. उरसू]

**उराळणें, उराळ होणें**—अक्रि. १ गाडीत मागें अतिशय भार झाल्यामुळे जूं घेलांच्या मानेवरून बर तरंगणें. २ गाडीत मागें फार भार होणें उलाड पहा. 'बाळासाहेबांची गाडी वाटेंत उराळली.'

**उराळा**—पु. (व.) खांबाशिवाय तयार केलेला मंडप. [सं. ऊर्ध्व+आलय]

**उरी**—स्त्री. १ बाकी; अवशेष; शिल्लक; शेष. 'जंव भरली आथी उरी। बळाची ते।'—ज्ञा १८.४२६. 'नायकसी माझे सांगितलें जरी। शरिराची उरी उरों नेदी।'—ब १३४. २ आश्रय; ठाव; श्र्काण; जागा. 'तैसे तातळीये लोही। तुपारां उरी नाही।'—ज्ञाप्र ७०२. 'आम्हां अनाथा केची उरी'—दावि १०. ३ भीड; मर्यादा; मुरवत 'आपगांस जे मानेना। तेंथें कदापि राहावेना। उरी तोडून जावेना। कोणीपकें।'—दा १२.२.१४. 'आम्हा-पार्सी असत्य वांलां। उरी संवधा न ठेवीं।'—भवि ८.१५८.

४ अवसान; टिकाव; धडगत; स्थिति. 'एरिकेच्या निजघायीं। यादवांसि उरी नाही। दुधड तोडूनियां पाही। पडतीं ठायीं परस्परें।'—एमा ३०.१८९. ५ इच्छा; हेतु. 'भक्षां धुतेयां जिचिची उरी। पुरविल स्वामी।'—खिपु १.१.१४९. [सं. उर्वरित; म. उरणें] **उरु**—ऊर पहा.

**उरु**—वि. मोंटा; थोर; विशाल. 'हरणार कसे म्हणशी तू हित-कर या अशाहि उर्वरितें।'

**उरुद्राणी**—पु. घोड्याचा एक रोग. यामें घोड्याच्या दोन्ही पायांमध्ये सूज येते. —अश्वप २.२८३. [सं. ऊरु+द्राणि; , द्रोणी]

**उरुळी**—स्त्री. रोवळी. उरवळी पहा.

**उरुळें**—न. वेल, वेळीचा धुमारा, अंकर. 'मौफिकांचे झुळें-बकें। तेजाचेनि उरुळें'—शिखु ४२४. [सं. उलुप=एक गवत; का. उरु=पगकम]

**उरुज**—पु. (माळवी) उन्नति; बढती; महत्त्व. [सं. ऊर्जू] **उरुफ**—वि. उर्फ; दुसऱ्या नांवानें माहीत असलेला; टोपण नांव असलेला; उपनांवाचा. 'अफजल्पूर महम्मदशाही उरुफ करा बावधन'—इम ४८. 'नहीसादुर्ग उरुफ पन्हाळा'—रा २.५४. [अर. उर्फ=विख्यात, माहीत असलेला.]

**उरुवरु, उरुवुरु**—क्रि. समक्ष; प्रत्यक्ष. 'उरुवरु येऊन विनंती करीन।'—रा १.२२३. 'उरुवुरु स्वामींच्या समक्ष मनचे-मनीं बुरखुरतो आम्ही'—होला ९७.१३४. —स्त्री. उपस्थिति; हजारी; प्रत्यक्षत्व; समक्षता. [फा. रूवरु=प्रत्यक्ष]

**उरुस**—पु. १ पिराचा उत्सव; ( सामा. ) पुण्यतिथि; जत्रा. २ लमांतील मेजवानी. म्हू० आलें उरुस तें चुकवूं नये गुरुस [ अर. उरुस=१ देवतेस उपचारसमपण. २ लमाची मेजवानी ]

**उरुसा-उरोसा**—पु. ( ना. व. ) पडसें, सर्दी;

**उरेबकसोटा**—पु. ( हिं. ) ( मळविद्या ) . १ कुस्तीतील एक डाव. जोडीदाराच्या एका हाताचा पंजा धरून तो झिटकून देऊन जोडीदाराच्या गळ्याच्या घाटीवर मूठ वळवून मारणें. २ जोडीदाराचा एक हात आपण आपल्या हातांत धरून तोच हात आपल्या हातानें जोरानें झिटकून देऊन कसोटा मारल्यासारखी हूल दाखवून जोडीदाराच्या दुसऱ्या बाजूच्या गळ्यावर आपली मूठ वळवून मारणें. [ अरेब=कुशल ! + कसोटा; अर. अरबद=युद्ध ? ]

**उरेबघोबीपळाड**—( हिं. ) ( मळविद्या ) जोडीदाराचा एक हात आपल्या खाद्यावर असतांना धरून आपण गुडघा देऊन ऊंस मोडतो त्याप्रमाणे जोडीदाराच्या कोंपगच्या खालीं आपला खांदा देऊन धुतांना परीट ज्याप्रमाणे वस्त्र फिरवून टाकतो त्याप्रमाणे जोडीदाराच्या फिरवून टाकणें. [ अरेब=कुशल, अकलवान+धोबी+पळाड=हापटी ]

**उरोगामी**—पु. सरपटणारा प्राणी ( साप, वंगरे ). अशा प्राण्यांचा वर्ग. [ सं. उरस+गम ]

**उरोग्रह**—पु. एक रोग; यकृतांतील रक्त दूषित झाल्यामुळे हा होतो. [ सं. उरस+ग्रह ]

**उरोज**—पु. स्तन. ' पुढें होउनी तत्करांभोरुहातें । उरोजी धरी गाढ रंभोरु हातें । ' -राधाभुजंग ( वामन ) ३२. [ सं. उरस+ज ]

**उरोटा**—पु. १ विहिरीजवळचे पाण्याचे टाकें, द्रोण, कुंडी. २ अवशिष्ट; शिल्लक; बाकी राहिल्लें. [ सं. उर्वरित; म. उरणें ]

**पुरोटा**—पु. ( उरोटयाला पुरोटा ) उणें पडेल तें पुरें करणें. [ सं. उर्वरित+पृ ]

**उरोध**—पु. उपरोध; औपरोधिक भाषण; व्याजोक्ति. ' उरोधु वादुबळ । प्राणितापडाळ । उपहासु चाळु । वर्मस्पष्ट ॥ ' -ज्ञा १३. २७०. [ उपरोध अप. ]

**उरोमंडलकरण**—न. ( नृत्य ) पाय स्वस्तिकाकार ठेवून नंतर एकमेकांत गुंतिविणें, मग हात छातीसमोर आणून उद्वेष्टित करणें. [ सं. उरस+मंडल ]

**उरोमंडल(संयुतहस्त)**—पु. ( नृत्य ) दोन्ही हात छातीसमोर आणून एका हातानें दुसऱ्या हातास तर्जनीच्या बाजूनें आरंभ करून तळहाताच्या बाहेरच्या बाजूनें आंतील बाजूस विळखा घालणें व काढणें. [ सं. उरस+मंडल ]

**उरोमुरो**—वि. ( बायको ) उरलसुरलें. ' उरोमुरो बाळापोटीं दूध जिरो. ' -मुलाला पाजतांना असें अंगाईगीत म्हणतात. [ उरणें+मुरणें ] -न. २ अपहार; खाणें; चापणें; लांबविणें. ( कि० करणें ). ' या वस्तूचें यानें उरोमुरो केलें. ' [ सं. उर्वरित; उरो द्वि. ]

**उरोळी**—स्त्री. शेताची हद्द दाखविण्याकरितां सरकारी अधिकाऱ्यानें शेताच्या सीमेवर घातलेला मातीचा बांध; वरंबा; वरुळी.

**उरोळी**—स्त्री. रोवळी. उरवळी, उरुळी पहा.

**उर्जा**—स्त्री. ( प्र. ) ऊर्जा; सतेजता; निगा; तंगला ( कि० टेवणें; राखणें ). [ सं. ऊर्जस ]

**उजित**—वि. ( प्र. ) ऊजित. बलिष्ठ; मोठा. [ सं. ऊजित ]

**उर्जा**—पु. ( क. ) शेतीसंबंधी खर्च; मशागतीचा खर्च. ' जमिनी-बद्दल किती उर्जा आला ? ' [ सं. ऊर्जू ]

**उर्णनाभ ( हस्त )**—पु. ( नृत्य ) आंगठयासह सर्व बोटे विरळ ठेवून पहिल्या परांत वांकवून तीं सर्व तळहाताकडे वाकडीं करणें. [ सं. ऊर्णनाभ=कोळी ]

**उर्णनाभि-का**—पु. कोळी; ज्याच्या वेचीतून तंतु निघतो असा प्राणी. ' नातरी उर्णनाभिका जैसा । ऊर्णा वमून करी फांसा । ' -रंथोवा. १०. ३४६. [ सं. ऊर्णा+नाभि ]

**उर्णपट**—पु. लोंकरीचे वस्त्र; बुरगूस. ' आसनरोरटा उर्णपटीं । पुढां मांचळी चौपुटी. ' -ऋ ८०. [ सं. ऊर्णा+पट ]

**उर्णा**—स्त्री. लोंकर. [ सं. ऊर्णा ]

**उता**—स्त्री. ( क. ) काळजी. [ सं. आर्तिः ]

**उदाबिगनी**—स्त्री. ( हिं. ) जनानखान्यांतील सशस्त्र अंगरक्षक स्त्री; ( सामा. ) दासी; परिचारिका; बटीक. [ तु. उर्दू=सैन्य, तळ, लष्कर, बाजार+बिगम=स्त्री, तरणी ]

**उर्दू**—१ सैन्याचा तळ; लष्कर. २ एक देशी भाषा; ही मूळ लष्करांतील भाषा असून द्विच्यंत हिंदी, फारसी इ० अनेक भाषांचे मिश्रण आहे हिला हिंदुस्थानी भाषा असेंहि नांव आहे. ३ बाजार. [ तु. उर्दू=सैन्य, छावणी ]

**उर्फ**—अ. उपनांव; टोपण नांव; प्रसिद्धीचें नांव; असक्या नांवांनें महेश्वर; म्हणजे. ' रघुनाथ बाजीराव उर्फ दादासाहेब. ' उरुफ पडा. [ अर. उर्फ ]

**उफांटा**—उफराटा पहा.

**उधुद रोग**—पु. शरीरावर उत्पन्न होणारी गांठ, गळू; आवाळू. [ सं. अधुद ]

**उर्मट**—वि. उद्वट; उरमट पहा. **उपणा**—पु. उद्वटपणा; अरेरावी. ' सरकारी अधिकाऱ्यांचा उर्मटपणा उतरले व रयतेस कांहीं फायदा होईल. ' -टि १. ५८९.

**उर्मल**—पु. ( कु. ) रुमाल; उरमाल पहा. ' माथ्याक उर्मळ बांद. ' [ रुमाल, अप. ]

**उर्मी**—स्त्री. उर्मा; उमाळा; उठाव; लहर; तरंग; लाट; निकराचा जोर. उर्मी पहा. ' भीतर भरलिया उर्मी । भणें आहोजी स्वामी ॥ ' -ऋ ४३. ' जय विषयोर्मीच्या आकळिया । उळाळे घेती ॥ ' -ज्ञा ७. ७५. ' आली उर्मी साहे । तुका म्हणे थोडे आहे ॥ ' -गुगा ३३४०. [ सं. ऊर्मी=लाट ]

**उर्वरित**—वि. बाकी; अवशिष्ट; शिल्लक राहिलेले; मागे टाकलेले. 'आहाराच्या बांस पचोनियां जिरे। वासनाही उर उर्वरित।'—जुगा १२२०. [सं.]

**उर्वी—उर्वीमंडल**—स्त्री. न. पृथ्वी; धरित्री; जमीन. 'मग वज्रासन तेचि उर्वी.'—ज्ञा ८.४९. 'नातरी घ्यावया उर्वीचा भार। यास्तव अवतरला फणिवर।'—संवि १७.२. 'दणाणीत उर्वीमंडल।' [सं. उर्वी]

**उन्हाई**—स्त्री. (ना. व.) पडसे.

**उल**—(गो.) लघुत्वदर्शक प्रत्यय. उ०—कोयती—कोयतूल, [कोयती+उल—कोयतूल=ल्हान कोयती.]

**उल-ळ**—पु. (कों. कुलाबा.) कांदा; पाती असलेला ओला कांदा (अव.) उली. [का. उल्लळ=कांदा, लसुण वगैरे]

**उलकटणे**—सक्ति. १ उलयणे; उलयेपालथे करणे; उलगडणे; अस्ताव्यस्त करणे; उचकटणे; विस्कटणे; उलटापालट करणे (एखाद्या पेटीचे झाकण, बैठक वगैरे). २ उकलणे; मोकळे करणे; वेगळेवेगळे करणे; सोडविणे (एखाद्या वस्तूचे भाग). ३ संपविणे; उलगडणे. [सं. उत्+कल्=कैकणे; म. कलयणे]

**उलखणे**—अक्ति. १ (सोन्याच्या दागिन्याची) झिजून लाख बाहेर दिसू लागणे; माशी लागणे (लाखेच्या दागिन्याला). २ (व्यापक.) लाख निघून जाणे; निखळणे; सांधा सुटणे (ऋडी, फांसा, खीळ, जोड वगैरेचा). [सं. उद्+लाक्षा; म. लाख]

**उलग**—उळगी पहा. **धारणे, वारून टाकणे—उळगी पहा.**

**उलगडणे**—सक्ति. १ सोडविणे; मुक्त करणे; मोकळे करणे. **उलकटणे.** 'संकटपाशनिबद्ध प्राणिगणाला त्वदन्ये न उलगडी।'—मोक्षी ४२.११. २ एखाद्या वस्तूचे भाग सोडविणे, अलग करणे (यंत्र इ०). ३ उघडणे (घडी केलेले वस्त्र, पुस्तकाचे पान वगैरे). ४ व्यवस्थितपणे लावून ठेवलेला वस्तूचा ढीग किंवा साठा सोडवून पृथक् करणे; एखादी विशिष्ट रचना मोडणे. ५ संपविणे; शेवट्यास नेणे; पार पाडणे; तडीस नेणे (एखादे कार्य वगैरे).—अक्ति. १ सुटणे; मोकळे होणे. २ मोडणे; भाग वेगळे वेगळे होणे. ३ बंधन सुटणे; विसकटणे. ४ एखादा मोसम वगैरे संपणे, आटोपणे. [सं. उद्+लृ.]

**उलगडा**—पु. १ उलगडणे; सोडवणूक; मोकळीक (कर्ज वगैरेची); सुटण्याची किंवा मुक्त होण्याची क्रिया (एखादे संकट किंवा कोडे वगैरेतून). २ निकाल; शेवट; व्यवस्था (प्रश्नाचा, कामाचा, वादाचा वगैरे). ३ फेड; मुक्ता (कर्ज वगैरेची). [सं. उद्+लृ.]

**उलगणे**—अक्ति. संपणे; निघून जाणे; बंद होणे; थांबणे (हंगाम, तारुष्य इ०). 'पर्जन्याचे दिवस उलगले.'—कैफ १२१.

'काजूचे दिवस उलगले.' [सं. उद्+लृ.]—सक्ति. १ मोकळे, रिकामे करणे (शेत, बाग, कोठार इ० कांतील पीक, जिन्नस इ० काढून घेऊन). २ खलास करणे; नेणे (पीक; जिन्नस, वस्तू, साहित्य इ०). ३ आटोपणे; संपविणे; पुरे करणे (काम, चाकरी, समारंभ इ०).

**उलगवाडी**—स्त्री. उलगणे; अखेर; समाप्ति (हंगाम वगैरेची). 'विषयाचिया उलगवाडी।'—भाए १८२. [सं. उद्+लृ.]

**उलगाउलग, उलगामालगी**—स्त्री. १ आवराआवर; आटोपाआटोप; निरवानिरव (एखादे कार्य उरकल्यानंतर सामानाची, सवै गोष्टींची). २ समाप्ति; अखेर; उपसंहार. [उल्गा द्वि.]

**उलगघाल**—स्त्री. १ घाल्मेल; मोडतोड; उलथापालथ. २ खटाटोप; उठाडेव; भानगड; उलाढाल. [उलगडणे+घालणे.]

**उलघाल**—स्त्री. १ अस्वस्थता; वैचैन; असमाधान; (ताप, तहान, भूक, पित्त, मृत्युसमय इ. वेळीं होणारी शरीराची स्थिति). २ उलगघाल; भानगडीचा व्यवहार; घाल्मेलीचा, उलाढालीचा धंदा [उलगडणे+घालणे.]

**उलझा**—पु. (व.) १ अनिर्णित गोष्ट; वांधा; गुंता. २ निर्णय लावणे. [अर. उलझन=गुंतागुंत; हिं. उलझाव]

**उलट**—पुकी. परावर्तन; परतणे (चेंडू वगैरे). २ ओहोटी (समुद्राची) ओसर. ३ पुनरुत्थान; फेर उचल; पुनरुज्जीवन (पराजित शत्रु वगैरेचे). ४ माघार; परत, मागे आणणे; विरुद्ध गति (चाक, त्यावरचा दोर वगैरेची). ५ पुरागमन; प्रत्यावर्तन; प्रत्यागमन (ताप, साय, दुष्काळ वगैरेचे). ६ माघार; विन्मुखता; भंग (वचन वगैरेचा). ७ पराङ्मुखता; सोडून जाणे; विमुखता; त्याग (एखादे काम किंवा गोष्टीपासून). (कि० करणे). ८ ओकारी; वमन; वांती. ९ प्रत्यावर्तन; बद्दल देणे; फेड; परत करणे; (उपकार, अपकार, आदर, सन्मान वगैरेचा.) [सं. उद्+लट्; दे. उलट्ट]—वि.

उफराटे; प्रतिकूल. —किवि. परत; मागे; विरुद्ध दिशेने; विरुद्ध मार्गाने, रीतीने. 'त्याने तिकडून दगड मारितांच मी इकडून उलट दगड मारिला.'—अहेर—एखाद्या कार्यात मिळालेली देणगी, अहेर (वज्र, वंगरे) याबद्दल दुसरा आपला अहेर देणे; परत अहेर. **इन्साफ**—पु. एखाद्या दिलेल्या निकालाचा विचार करून पुन्हा दिलेला निकाल, निवाडा; दुसरा, फेर निवाडा.

**उत्तर**—न. प्रत्युत्तर; जबाब. २ विरुद्ध भाषण. **करार**—पु. केलेल्या कराराच्या प्रतिपालनार्थे प्रतिपक्ष्याने केलेला दुसरा करार; एका कराराच्या विरुद्ध दुसरा करार. **कराराचे गहाण**—न. बाह्यतः खरेदी केलेली मिळकत तत्त्वतः गहाण समजून किंमत परत दिल्यास मूळ मालकास परत द्यावयाच्या अटीवर केलेला व्यवहार.

**घेणे**—दृढकत घेणे; प्रतिकार करणे. **गोष्ट**—स्त्री. प्रत्युत्तर; फेर जबाब; उद्दामपणाने दिलेले उत्तर. **ढाल-ढाला**—स्त्री. १ स्वारी परत फिरविणे; सैन्याचा मोर्चा विरुद्ध दिशेला (कूच करण्यासाठी)

वळविणे. ( कि० देणे ) उलटी ढाल पहा. २ स्वपक्ष सोडून प्रतिपक्षास जाऊन मिळणे; वचनभंग करणे शब्द मोजणे; फिरू न होणे; बंड करणे. **०पालट-सुलट**-स्त्री. उलटापालट. उलटासुलटा पहा. **०पुलट**-स्त्री. उलथापालथ; फिरवाफिरव; खार्चीवर, इकडेतिकडे करण्याची क्रिया. **०वाजी**-स्त्री. प्रतिकार; परत फिरविलेला डाव. **०मजकूर**-पु. प्रत्युत्तर; परत जबाब; फेर निरोप; उलट उत्तर. **०पत्र**-न. उत्तरदाखल लिहिलेले पत्र. **०भेट**-स्त्री. आपल्या भेटीस आलेल्या गृहस्थाच्या घरी भेटावयास जाणे; भेट परत करणे; परत भेट. **०मान**-पु आपला ज्याने गन्मान केला त्याचा आपण उलट सन्मान करणे, उलट मेजवानी, उलट जावसाल-जबाब वगैरे वाक्प्रचारांत परत फेड असा अर्थ होतो. उलट अंडेर पहा. **०तपासणी**-स्त्री. १ एखादी गोष्ट पुन्हा शोधून किता तपासन पाहणे, विचार करणे; २ साक्षीदारास प्रतिपक्षाने विचारलेले प्रश्न. **०मनसुची**-स्त्री. दिलेला न्याय किंवा निकाल फिरविणे; उलट इन्साफ पहा. **०लढाई**-स्त्री. फेर हल्ला, पराजित जाल्यावर पुन्हा केलेली उठावणी; पुनरुत्थान ( पराभवानंतरचे ). **०वारा**-पु विरुद्ध दिशेकडून येणाऱा वारा. ( कि० येणे, लागणे ). **०सनद**-स्त्री. जुन्या सनदेवरून कायम करून पुन्हा दिलेली सनद. **०हुकूम**-पु. १ पुन्हा केलेला पहिलाच हुकूम. २ विरुद्ध हुकूम; पहिला हुकूम रद्द करणारा दुसरा हुकूम; दुसरा हुकूम. **०हुंडा**-पु. वधूपित्याने वराकडून घ्यावयाचे द्रव्य, शुल्क. ' माझा उलटहुंडा घेण्यासाठी बडिल्यांनी मला सुद्धा मीन लमाची वाढविली. ' -सास २. ८१५. [ उलट द्वि. ]

**उलटकर**-वि. उलटण्यासारखा; उलमळीत; अस्थिर, कच्चा आधार असलेला ( दगड, लांकूड इ. ). [ उलट ]

**उलटणी**-स्त्री पुन्हा, परत क्रिया ( करणे ); फेरतपासणी; फेर मोजणी; फेर पाहणी, उजळणी ( करणे ). [ उलटणे ]

**उलटणे**-मक्रि. १ पालथे करणे; उलथणे; उपडे करणे. २ ( वखाची ) आंतील बाजू बाहेर करणे, वळविणे; उरफाटे करणे. ३ एखादी गोष्ट पुन्हा करणे; पुनरावृत्ति, उजळणी करणे; तपासणे. ( धान्य वगैरे पुन्हा मोजणे, लेखन तपासून पाहणे, ज्ञानाची. अम्या साची उजळणी करणे ) ४ पार पाडणे; पुरे करणे; संपविणे ( एखादे काम, भागगडीचा हिशोब वगैरे ). ' हें सारे लिहिले पडलें आंठ, हें उलटावयास मला दोन महिने पाहिजेत ' ५ उलमळणे; नोडविणे. स्पष्ट करणे; अर्थ सांगणे ( एखादा प्रश्न, कोडे, स्वप्न, भास वगैरेचा ). -मक्रि. १ उलडणे; पालथे होणे. २ मागे फिरणे; विरुद्ध दिशेने जाणे. ३ पुन्हा उचल खाणे; पुन्हा सुरू होणे ( रोग, साथ वगैरे ). ४ संपणे. निवून जाणे; मागे पडणे ( हंगाम, काल, वय वगैरे ). उ० तिशी, चालिशी, साठी उलटणे. **उलटून गांधी सांगणे**-जावसाल करणे; उलट उत्तर करणे; उद्धटपणे बोलणे. **उलटून बोलणे**-१ पुन्हा बोलणे; परत म्हणणे. २ प्रत्युत्तर करणे; उर्मटपणाने उत्तर देणे.

घको. १. ५४

**उलटणे**-न. ( कों. ) खळ्यावर नुकत्याच मळलेल्या धान्याचे अंदाजाने माप करण्याकरितां योजतात ती टोपली. [ उलट ]

**उलटा**-वि. विपरीत; विपर्यस्त; परिवर्तित; उपधा; पालथा; विरुद्ध दिशेचा, बाजूचा; वरची बाजू खाली असलेला; आंतील बाजू बाहेर आलेला; मागील बाजू पुढे असलेला; उलट पहा. -क्रि. वि. विरुद्ध; परत. ' म्यां त्याला रुपया, दिल्या त्याने माझा उपकार मानावा परंतु तो उलटा मला मारायला पाह्ते. ' -मोल -पु १ तोड, किडी. उत्तर ( एखाद्या कोड्याचे ); एखाद्या श्लोकास परत समानार्थक किंवा विरुद्ध अर्थी प्रतिश्लोक, वचन; नकल; प्रतिमा २ प्रत्युत्तरादाखल किंवा परतफेडीदाखल दिलेले उत्तर, वस्तु वगैरे. मामाशब्द-उलटा अंडेर. उलटा दगड; उलटा निकाल. उलटा हल्ला. उलट पहा. ३ विप वगैरेवरील उपाय उतारा अर्थ ४ पहा. [ उलट ] **०खप्पा**-पु ( मळविद्या ) आपल्या एका हाताने जोडीदारावर तो उभा किंवा बसलेला असताना त्याच्या खांयावरून आपला हात आणून आपल्या हाताच्या पोटराने जोडीदाराच्या गळ्याची घाटी दाबून ज्या हाताने जोडीदाराच्या गळ्याची घाटी दाबतो त्या आपल्या हाताचा पंजा आपल्या दुसऱ्या हाताच्या कोपराच्या लवणीत घालून व आपल्या दुसऱ्या हाताची पोटरी जोडीदाराच्या मानेवर लावून त्याला घुसमटून मारणे [ उलट+फा खुफनन=निजणे. खफाह=(कुस्तीत)गळा दाबणे ] **०गिरा**-पु ( मळविद्या ) आपल्या एक हात जोडीदाराच्या बग टेंतून बसवडीवर टेंतून बसवडीवर टेंवलेल्या हाताच्याच बाजूचा आपला पाय जोडीदाराच्या पायाच्या हांगशिंवर दाबून टेंवावा व आपल्या दुसऱ्या हाताने जोडीदाराच्या दुसऱ्या पायाच्या गुडघ्याच्या लवणीत धरून पाय वर उचलावा म्हणजे जोडीदार चीत होतो. [ उलटा+हि. गिराना=पाडणे ] **०पट**-पु. ( मळविद्या ) जोडीदाराने आपल्यास उभ्याने खाली धरले असल्यास आपल्या आंतील हाताने आपल्या पुडील जोडीदाराच्या पायांतून गुडघ्याच्या लवणीत बाहेरून हात घालून व आपला आंतील पाय जोडीदाराच्या दुसऱ्या पायाच्या गुडघ्याच्या लवणीत बाहेरून घालून आपला गुडघा जोडीदाराच्या गुडघ्याच्या लवणीत टकून गुडघ्याने त्याच्या पायाच्या लवणीत जोराने धक्का देऊन व हाताने जोडीदाराचा पाय वर उचलून त्यास चीत करणे. [ उलटा+सं. पत्; हि. पटकना= पाडणे ] **०पहारा**-पु. विपरीत काळ; फिरलेला काळ. ' कळीयुगाचा उलटा पहारा जाहल्या या चाली ' -गापो १०२. [ उलट+सं. प्रहर, म. पहारा ] **०पालट**-स्त्री. १ विपरीत रचना; उलथापालथ; उलटसुलट करणे; अव्यवस्था. २ ( ल. ) परस्पर प्रभोत्तरे; उत्तरप्रत्युत्तर. [ उलटा द्वि ] ३ दुनियेची उलटापालट=जगांतील, संसारातील घडामोड, मोठा खटाटोप; धाडस; ( व्यापारांत ) संपांची, पैसांची उलाढाल; पैसांची मोड; चलीनी अदलाबदल. -क्रि. वि. अव्यवस्थित



रीतीने. [तुल० सं. उपर्यस्त+पर्यस्त; प्रा. उवलत्थ-इ+पलत्थ-इ]  
**०पौलटा-सुलटा**-वि. वरची बाजू खाली व खालची बाजू वर असा; आंतील बाजू बाहेर व बाहेरील बाजू आंत असा; मागील बाजू पुढे व पुढील बाजू मागे असा; विरुद्ध मार्गाचा किंवा दिशेचा; अस्वाभाविक; उच्चया क्रमाचा; व्युत्क्रम; वेडावांकडा; विलोमअनुलोम. **०सुलटा उभा राहणे**-क्रि. विरुद्ध दिशेस तोंड करून उभे राहणे. **०सुलटा पहारा**-पु. दोन पहारेकरी विरुद्ध दिशांस तोंडे करून उभे राहून करीत असलेला पहारा.

**उलटी**-स्त्री. १ चांती; ओढारी; वमन. २ विरुद्ध गति; प्रत्यावर्तन; उरफाटा प्रकार, स्थिति ( कि० वंणे; घेणे; मारणे ). ३ कौलाटी उटी; उलटी उडी. 'आनंदे कळोळा बाळा खेळती सकळा । देती उलटिया चपळा एकी एकीहुणी ॥'-तुगा १२३. ४ ( ल. ) करारभंग; वचनभंग; तत्त्वाविरुद्ध आचरण; विपरीत वर्तन ( कि० मारणे, करणे ). ' म्हणुनी फिरून नांनांनी उलटी मारुनी केली गळत. '-ऐपे ३१५. [ उलट ] **०अंबारी**-स्त्री. भिक्षेची झोळी. ( अंबारी उलटी केली असतां झोळीसारखी दिसते यावरून ). **उलट्या अंबारीत बसणे**-भिक्षेस लागणे; दरिद्री होणे. 'घरचा सुखी होतो पण नशियाने उलट्या अंबारीत बसविले. '**०उडी**-उलटी अर्थ ३ पहा. **०ढाल**-उलटढाल पहा. **०धुनिया**-स्त्री. सार्वत्रिक अव्यवस्था; अराजकता; गोंधळ; बेवंदशाही; न्यायाच्या विरुद्ध पद्धति. **०पूजा**-स्त्री. अपमान; मानहानि; मानखंडना; उपहास. **०बाहुली**-स्त्री. अदूरदृष्टिदोष; लांबचे न पाहतां येणे; ढोळ्यांतील एक खोड. **०बुकी**-स्त्री. टोशासटोसा; आधातास प्रत्याघात; उसने फेडणे. **०शिबी**-स्त्री. अपशब्दास प्रति अपशब्द; शिबीस शिबी; उत्तरास प्रत्युत्तर; शब्दास शब्द; खरडपटीची, शिबी-गाळीची परत फेड. **०सुलटी, उलटीसुलटी हजामत**-स्त्री. १ ( शब्दशः ) वैसांच्या विरुद्ध दिशेने, खालून वर केलेली हजामत. २ ( ल. ) खरडपटी; ताशेरा; रागाने शिबीगाळ करणे; तासडपटी; भोसडपटी; अपशब्दांनी संभावन. **०म्जूज**-स्त्री. शरीराच्या खालच्या बाजूकडून वरच्या बाजूस वाटत जाणारी सुज; पायाकडून वर चढणारी सुज.

**उलटून**-क्रि. १ परत; प्रत्युत्तरादाखल; विरुद्ध दिशेने. २ अनादर करून; फाजीलपणे.

**उलटें**-वि. उलट पहा. **०दर्शन**-न. १ परत आल्यावर घेतलेली भेट; परतभेट. २ श्रेष्ठ मनुष्याने कनिष्ठ प्रतीच्या मनुष्याच्या घरी जाऊन त्याची घेतलेली भेट. **०दान**-न. परतभेट; परत अहेर, देणगी; आपणास भेट, नजर, बक्षीस, म्हणून मिळालेल्या वस्तूबद्दल परत दिलेली भेट, बक्षीस, देणगी. **०शाहाणपण**-न. शाहाणपणाच्या उलट वावगा सल्ला; मूर्खपणाचा सल्ला. ( कि० शिकविणे ).

**उलटणी**-स्त्री. १ ( शब्दशः ) कलाटणी; उलटणी. २ ( ल. ) टोमणा; टोला; खोंचदार उत्तर. ' ऐसी देतं उलटणी । अनुरागरापाची लावणी ॥ '-शिशु ६८१. [ उलटणे ]

**उलंडणे**-उक्रि. १ कलंडणे; लवंडणे; पालथे करणे; सांडणे. ' दिव्य रत्न गोफणिले । अहा अमृतपात्र उलंडिले ॥ '-हृ ३०. १९. ' तों पितर क्रोधे पाहती । याणें अन्याय केला म्हणती । दुग्ध उलंडिले क्षिती । निष्क्रोध पुत्र देखोनी ॥ '-जै ९६. १५. २ उलटून पडणे; उन्मळून पडणे; उपटून येणे. ' जें तुटलिया मुळा-पाशी । उलंडेले कां शाखांशी ॥ '-ज्ञा १५. ५०. ' तंव देखिले सहोदर । जेमे उलंडले तरुवर ॥ '-कथा २. १२. ८४. ३ उलटून येणे. ४ भरून वाहणे; तुडुंब भरणे. ' हुराशेने हृदय उलंडी. '-दावि २८८. ५ ( लवंडणे या अर्थी ) खाली पडणे, निजणे. ' मूमीवरी उलंडली. '-रावि ३८. ६. ' मूळना वेऊनि उलंडला. '-सप्र १२. २८. ६ तथ्यास करणे; सांडणे; टाकणे. ' भले अवघेचि सोडा । आधी देवाला धुडा । आशा ममता उलंडा । ज्ञाने काळास डंडा ॥ '-दावि ४८०. ७ ओलांडणे पहा. [ सं. उत्+उंड; प्रा. उल्लंड; किंवा सं. उत्+उट्ट; प्रा. उल्लुट ]

**उलंडा**-वि. ( नाविक ) कलथा; कलंडा; एकदम उलथणारा ( ई. ) कंक.

**उलंडी**-स्त्री. ( नाविक ) होडी स्थिर राहावी म्हणून तिला दोन आडवी व एक उभे ( पाण्यातले ) अशीं लांकडे लावतात तीं; होडीच्या एका अंगास ती उलटं नये म्हणून बावखंडाच्या टोंकास जे पाण्यात एक लांकूड बांधतात ते. ( ई. ) आऊटरिंगर. उडळी पहा. [ उलंडणे ]

**उलडू**-उगव. -शर.

**उलढाल**-उलाढाल पहा.

**उलणे**-उक्रि. १ ( शब्दशः व ल. ) उकळणे; दुभंगणे; फाकणे; उतटणे; भेगा पडणे; भेगाळणे; आंतील भेटाने फाटणे ( जमीन, शरीर, फळ इ० ). ' वसतें उल्लास तरुवरां । उलोनि लागल्या स्वानेधारा । '-एभा १२. १५. ' तरि इष्ट्यसनधना घातशतें तूं टुपा न उलतास । '-मोकण ३. ४६. ' पिता सांगे हितावबोध । म्हणे हा सन्निपातला वृद्ध । हृदय उले ऐसा बोले शब्द । त्याच्या मारे हुःखी धरा ॥ '-हृ २७. १३२. २ ( ल. ) उचंबळून येणे; पाझर फुटणे; सडूदित होणे. ' श्रीकृष्ण मथुरेसी जाईल । प्रेमाचा सागर उचंबळेल । ते कथा ऐकतां हृदय उलेल । प्रेमळ सद्भाविकांचे । '-हृ १७. २१६. [ सं. उत्+लृ=कांपणे; दे. उल्लृ=भ्रम, फुटलेले ]

**उलथ**-उलथी पहा.

**उलथ**-वि. स्पष्ट; उलथा अर्थ ५ पहा. ' जायती उलथ नव्हे स्वप्न । साक्षात्कारचि तो परिपूर्ण. '-दावि १८६.

**उलथ**—पुं. एखाद्या टेकडीची, गांवाची दूरची बाजू, सीमा, टोंक; दूरचा, अखेरचा, शेवटचा भाग.

**उलथणी**—स्त्री. उलथ; कलाटणी; उलथी पहा.

**उलथणे**—कि. फाटणे; दुभंग होणे. ' तो शोक सांगतां उलथे धरणी । '—रावि २४.४०. [ सं. उद्+तल ]

**उलथणे**—न. १ सराटा; कलथा; भाकरी वगैरे परतविण्यासाठी, आटवण्याचे दूध ढवळण्यासाठी, केलेला पितळ किंवा लोखंडाचा पसरट तोंडाचा दांडा; उलथा. ( व. ) उलथन. २ ( चांभारी धंदा ) जोड्याचीं ढोंपरे व्यवस्थित करण्यासाठी उपयोगांत आणावयाचे लांकूड. उलथा पहा. [ सं. उन्+तल; प्रा. उत्थल ]

**उलथणे**—सक्रि. १ उलटेंकरणे; उताणे करणे; खालची बाजू वर करणे. उलटणे. ' आकाशा पडावया गडाडी । पृथ्वी उलथावया हडबडी ॥ '—एमा १७.१४२. २ आंतील बाजू बाहेर करणे; फिरविणे ( अंगरखा, पागोटें इ० ). ३ पुरी व्यवस्था लावणे; उरकणे; पुरे करणे; पार पाडणे; तडीस नेणे ( एखादे भागगडीचेकाम किंवा प्रश्न ). ४ उलथेपालथे करणे; चाळविणे; खालीवर करणे; हुडकणे ( एखाद्या राशीतून वगैरे ); भुंडाळणे. ५ उत्पन्न होणे; प्रादुर्भूत होणे. ' परमन्वृत्ती उलथल्या पोटी । भग्नतही न लावी ओंठी । '—एमा १२. ५११. ६ पुन्हा करणे; परत करणे. ' तेंचि उलथोनि ज्ञान कथा । उद्भवसि होय सांगता । '—एमा ११.२५५. ७ खाल्यारकरणे ( उखळांतील धान्य ).—अक्रि. १ उलटें होणे; दुसरी बाजू वर येणे. २ परतणे; पुन्हा येणे. ३ ( ल. ) आर्कस्मक मृत्यु येणे; तडकर मरणे; मरून पडणे ( सामा. शिवी देतांना वापरतात ). ' एवढा वाप्या पण पटकीने हां हां म्हणतां उलथला. ' ' उलथत नाही मेला एकदांचा ! ' ४ उठणे; लोटणे. ' घननींद्रिं सांवळा । परब्रह्माचा पूतळा । पाहावेया गाओ आला । उलथोनियां ॥ '—शिष्ट ५३५. [ सं. उद्+तल; प्रा. उत्थल; म. उथळ वणव्यत्यास ] ० **जाणे**—कि. मरणे. ' त्याचे म्हातारडे आईबाप तिकडे उलथून गेलें. '—नामना ११४.

**उलथा**—वि. उताणा; तोंड वर असलेला; पाठीवर पडलेला, पालथा याच्या उलट. —पु. १ कलथा; सराटा; उरकणे पहा. २ उलट विरुद्ध, ( बाजूचा मनुष्य ) प्रतिपक्षी. ३ कांडतांना उखळीच्या तळाशीं राहिलेले धान्य उखळून वर काढण्याची क्रिया. ४ ( ल. ) ठसा; संस्कार. ' निद्राकाळीं बुद्धीचा मायां । बैसे जागृतीचा उलथा ॥ '—विउ २.५२. ५ ( प्राम्य ) उत्तर; जबाब; टोमणा. ( कि० देणे. ) ६ उलट व्यत्यास; स्थिति: प्रतिपक्ष; विरुद्ध गोष्ट, अर्थ, वस्तु. ' तूं म्हणसीं जे स्वप्नावस्था । ते तंव जागृतीचा उलथा । तरी जागृती तत्काय व्यवस्था । केवीं वडे । '—विउ ९.३१. ' स्वप्न जागृतीचा पै उलथा । जागृतीमाजी इंद्रिये करिती ज्या ज्या अवस्था । तदनुसार नाना परी व्यवस्था । मण्करी स्वनामाजी । '—स्वादि ५.२.४४. [ सं. उद् + तल ] ० **जमान**—स्त्री. १ ( कों. ) एकाच

शेताचा किंवा मळ्याचा थोडा दूर असलेला भाग, पुरवणी भाग; मुख्य शेतास राव, कवळ वगैरेचा पुरवठा करणारी पड जमीन किंवा सामान्य पडीत जमीन. ' माझी उलथा जमीन येथून कोसभर आहे. ' २ ( सामा. ) पडीत जमीन. ० **पसा**—पु. उताणा हात; भिक्षा मागण्याकरितां पुढें पसरलेला हात. ० **पालथ**—था—स्त्री. वि. वरखालीं करणे; उलटापालट. उलटापालटा पहा. [ सं. उद् + तल; प्रा. उत्थल + पत्थल; हि. उथलपाथल ]

**उलथी**—स्त्री. उलटी; कलाटणी; परिवर्तन; उलटण्याची क्रिया. ( कि. खाणे; घेणे; देणे ).

**उलपा-फा, उलपो**—पु. ( राजा. क. ) शिधा. ' भटजींना उलपा व दक्षणा दिली. ' [ अर. उल्फा=रोजमुरा ]

**उलफुली**—स्त्री. ( गो. ) टाकळ्यासारखे एक झाड; याची भाजी करतात. [ सं. उत्+पुण ]

**उलमत**—वि. उन्मत्त. ' आजळ कापी जळ सारसत, अंगरख चरख उलमत कस्तुरीमृग कस्तुरी नाभित लागला पगला. '—ऐपो २४३. ' साठ कोट उलमत डुलतात कुंजर. '—ऐपो २४३. ( टीप शित्त ३३१. ) [ सं. उद्+मत्त ]

**उलमा**—पु. विद्वान. [ अर. उलमा, अलीम अव. ]

**उलमी**—स्त्री. ( कों. ) एक प्रकारची होटी.

**उलव**—स्त्री. ( कर्ना. ) चाहूल; हालचाल; जाग ( माणसाची वगैरे ). [ का. उल्वु—उल्लिु=आवाज ]

**उलवण**—न. ( विणकाम ) कापड विणल्यानंतर फणीत राहिलेले धागे, दोरे. [ सं. उद्+वलन ]

**उलवणे, उलवें, उलवें**—( गो. ) बोलणे. [ सं. उद्+लप; प्रा. उलव=सांगणे. किंवा सं. उलवपन; प्रा. उलवण=कथन ]

**उलसमार**—स्त्री. ( गो. ) जेवणांतर येणारा आळस. [ सं. लम्=काम करणे, किंवा सं. अलस=आळस ]

**उलसा, उलिसा, उलुसा**—वि. थोडा; किंचित; दृग्गन्ध; इवलासा पहा. ' उलुसि साखर खजुर खोवरे । '—मंराथा २३. [ सं अल्पीयम् ]

**उला**—पु. ( व. ) वैल; अंबळ ( चुलीचा ). वैल पहा. [ व. उळी=चुला ]

**उलागीर**—वि. १ प्रवासी; उपन्या; तालपुरता राहणारा. २ अनाहूत; आगतुक. ३ मंत्राने उठविल्याशिवाय किंवा बोलाविल्याशिवाय अचानकपणे येणारे; प्रकट होणारे ( भूत, पिशाच वगैरे ) ४ विन जरूरीचे; फालतू; फाजील ( सामान, वगैरे ). [ सं. उद्+ल्ग ]

**उलाघाल-ढाल**—स्त्री. १ अस्वस्थता; वेचन ( तापाने वगैरे होणारी ). २ भानगड; चळवळ; खटपट; धडपड ( कामधंद्याची

वर्गरे). ३ खळबळ: घालमेल; कांति. 'सातव्या-आठव्या शतकां-  
तील मोठी उलाढाल म्हणजे बुद्धधर्माचा ऱ्हास' -टि ४.  
११५. या व इतर अर्थी उलाघाल, उल्लेढाले पहा. [ सं. उद+घात  
(धातु-हन्.) ]

**उलाघाली-ल्या, उलाढाल्या**—वि. उलाघाल करणारा;  
चळबळ्या; गडबड्या; खटपट्या: नमल्या उठाटेवी करणारा.  
[ सं. उद+घात-धातु-हन्. ]

**उलाट**—पु. १ उलटी; बांती. 'पीठ उसळले उलाट जाला ।'  
—दा ३.६.३३. २ उडी. 'दाटे धाट उलाट घेति गगनीं थोडी  
तयां वाट ते.'—आसे ३७. [ सं. उद+उट्; प्रा. उलट ]

**उलाटयंत्र**—न. तोफ उल्लाटयंत्र पहा. 'भांड्यादि बंदुखा  
उलाटयंत्र ।'—दावि ३६३. [ सं. उल्लाटयंत्र ]

**उलाड**—वि. उलार; उलटण्यासारखी; मागच्या बाजूस अधिक  
वजन असलेली (गाडी). [ उलटणे; सं उद+उट्; प्रा. उल्लाडिअ=  
वर फेंकेली ]

**उलांडणे**—उक्ति. ओलांडणे; उल्लेघणे; पलीकडे जाणे. 'राम-  
राम जप जपोनि दोष खाणिला । हा महाभावुनिधी वा उलांडिला ।'  
—आप ८. [ ओलांडणे ]

**उलांडी**—उलंडी पहा. **०बाजू**—स्त्री. उलांडीकडील होडीची  
बाजू.

**उलार**—(ना.) उलाड पहा.

**उलाळ**—पु. मोठा आवाज; उल्लेख. 'खगण खगण खगख-  
गिती ताळ गणिती मस्त दस्त श्री हस्ती ताळ उलाळ उफाळली  
नेमे पाळिती जाणजेत समस्ती'—दावि ४१७. —वि. उंच; वर  
'आतां कोण्या नृपाळे धनु करकमळे ऊचलीजे उलाळे ।'—सीता-  
स्वयंवर (अनंत) ७८. [ ध्व; उद+लळ ]

**उलाळ**—न. उडी. 'परतिला पाचारीनी । उलाळे घालितु ।'  
—शिष्ट १०७६. [ सं. उद+लळ्ट; प्रा. उल्लाळ=उंच, वर फेंकणे ]

**उलाळणे**—कि. उड्या मारणे 'काळ चळाळ उलाळत आंहे  
जेर सकळ जन रे ।'—दावि १२३. [ सं. उद+लळ्ट. प्रा. उल्लाळ=वर  
फेंकणे हि; उलाळना ]

**उल्लिग**—न. १ नियमित काम, नेमलेले काम, सेवा.  
चाकरी. 'वृत्ति जाणौनि उल्लिगें । दोळगवीति ।'—ऋ ३४. २  
वेठकाम, बिगार. —वि. नियमित: टराविक. [ का. उल्लिग=सेवा,  
चाकरी ]

**उल्लिगवाडी**—स्त्री. चोरी; लुटालूट: वाटमारी. 'करित  
उल्लिगवाडी तिये तपोवनीं.'—भाए ४३४. [ का. उल्लिग=चोर ]

**उल्लिगी**—पु. चाकर; नोकर; सेवक. 'कीं आरोगितां परमा-  
नंदु । उल्लिगीए लाहाति प्रसादु ।'—ऋ ७८. [ का. उल्लिग=सेवा,  
चाकरी ]

**उलु-लू-क**—पु. घुबड; दिवाभीत. [ सं. ]

**उलूक**—पु. घोड्याच्या पायास होणारा एक रोग.

**उलूखल**—न. उखळ. 'उलूखलीं दाटुनि सत्वर । तस सुसळें  
वेचिती ।' [ सं. उलूखल; तुल० का. उरूकल; उरूकु=स्थिर+  
कल्लु=दगड ]

**उल्लेढाले**—न उलाढाल; मोठमोठे वेत; मोठ्या प्रमाणावर  
खटपट, धडपड; द्रव्याजैनार्थ केलेले अनेक तऱ्हेचे प्रयत्न, उद्योग,  
मानगडी, घडामोडी; उपघाप; संसारातील दगदग. [ उलाढाल ]

**उलेमा**—पु. इस्लामी पंडित, धर्मवेत्ता, आचार्य. [ अर. उल्मा,  
अलीम अव. ]

**उलो**—स्त्री. (गो.) हाक [ सं. वल्गु=बोलणे; किंवा सं. उद+  
लपु; प्रा. उल्लव ] **०भर**—क्रि. हाकेवर.

**उल्का**—स्त्री. १ एकाएकीं तुटणारा. तुटलेला तारा; अशनि;  
आकाशांतून पडणारा तारा. २ चुडी; पयिता: कोलीत. 'वीरासि  
आज्ञा दिधली म्हणे ध्या रे उल्का ।'—कुरुमा ३६.१२. [ सं. ]

**०पात**—पु. १ उल्कांचा. ताऱ्यांचा चर्पाव: तारे निखळून पडणे. २  
( ल. ) अनर्थ; संकट. ( जालपोळ, लुटालूट इ० ). [ सं. ]

**उल्फा**—१ उल्फा पहा. 'मिध उल्फे'—मदर १.८.१.

**उल्फा भांजन**—न. लग्नांतरचे जेवण. 'लग्नांतर उल्फा-  
भोजनाचे आमंत्रण येते'—गेरापुविधि १९१. [ अर. उल्फतु=मैत्री ]

**उल्व**—न. गभांवरील वेष्टण; गभांच्छादन. 'नातरी उल्व्याची  
खोळी । गर्भस्थासी'—जा २ ३६०. [ सं. ]

**उल्वण, उल्वण**—न १ वातपित्तादिकांचा अतिशय क्षोभ.  
२ ( ल. ) भयंकर संकट: आपत्ति: अनर्थ ( दुष्काळ, रोग, लुटालूट,  
परचक वर्गरे ) 'काळक्षोभाचिये हृष्टी, शतबंध अनावृष्टी । तेंणे  
अत्युल्वणे आटे सुष्टी । पृथ्वीच्या पोटीं काहीं सुरे ।'—एभा ३.  
१५८. ३ सार्वत्रिक पीडा; त्रास; दु:ख; आकांत. [ सं. उल्वण ]

**उल्वण (संयुतहस्त)**—पु. (तृप्त्य) हात उपपद्म करून त्यांच्या  
अग्रभागास तैजनीपासुन बाहेरून आंत विळखा घालणे व मग ते  
हात एकमेकांत गुंतवून तसेच गुंतलेले हात डोक्यावर नेणे. [ सं. ]

**उल्लमुक**—न. कोलीत; पयिता; मशाल; पेटलेली चूड, लांकूड,  
गोंवरी इ०. [ सं. ]

**उल्लेघ, उल्लेघन**—न. १ अतिक्रम: ओलांडणे; पार जाणे;  
पलीकडे जाणे. २ नियमभंग: मर्यादातिक्रम; आज्ञाभंग. [ सं. उद+  
ल्लघ ]

**उल्लेघणे**—उक्ति. १ ओलांडणे; पलीकडे जाणे: पार होणे. २  
मर्यादा सोडणे; अतिक्रमण करणे ( मर्यादा, रीत इ० ). 'उल्लेघेची  
लाज । तेंणे साधियेले काज ॥—तुगा १९८८. [ सं. उद+ल्लघ ]

**उल्लेघित**—वि. १ ओलांडिलेले; पलीकडे गेलेले; अतिक्रान्त.  
२ मर्यादा सोडलेला; आज्ञाभंग केलेला; नियम मोडलेला.

**उल्लसणें**—क्रि. १ विलसणें; प्रकाशित होणें; तेजयुक्त होणें; प्रकट होणें. 'समुद्र कां वायुवशे। तरंगाकार उल्लसे ॥'—ज्ञा १५. ३४४. २ आनंदित होणें; प्रसन्न होणें; संतुष्ट होणें. [सं. उद्+ल्लस्=प्रकाशणें, खेळणें]

**उल्लसित**—वि. १ प्रफुल्लित; आनंदित; संतुष्ट; हर्षयुक्त. २ सुशोभित; सतेज; प्रकाशित. [सं. उद्+ल्लस्]

**उल्लाट**—वि. उग्र -शर. [सं. उद्+ल्लट्]

**उल्लास**—पु. (विरू.) उल्लास. १ उत्साह; आनंद; प्रसन्नता; संतोष; सुखभाव. 'भाग्य तेथ विलासु। सुख तेथे उल्लासु ॥'—ज्ञा ३८. १६३७. २ हौस; आनंद वाटणें; आवड असणें; गोडी लागणें. 'आधींच शंखाचा उल्लास। त्यांत पातला फाल्गुनमास ॥' [सं. उद्+ल्लस्]

**उल्लासणें**—अक्रि. आनंदित होणें; संतोषणें; उल्लासयुक्त होणें. 'आला नीरधराभिराम निकटीं हस्तींद्र उल्लासला ॥'—गजेंद्र-मोक्ष (खुनाथपंडित) ४९. [सं. उद्+ल्लस्]

**उल्लासी, उल्लासी**—वि. आनंदी; उत्साही; प्रसन्न.

**उल्लाळ-ळा, उल्लाळा**—पु. १ उडी उल्लाळ पहा. 'आढाळं ऊंठिलें उल्लाळे घालितु। धनुवाड्यां पुढां ॥'—शिशु ९५. २. 'उल्लाळ देत कवणे परी। वैकुंठ कलासाहूनि वरी ॥'—परुस्व १७. २६. 'लवणाची मासोळी। जीवनीं घेत्ते उल्लाळा ॥' २ उरळी; ऊर्मी; उमाळा. 'जेथ विषयोर्मीच्या आकळिया। उल्लाळ घेती ॥'—ज्ञा ७. ७५. 'एवं ईंद्रियवृत्तिउल्लाळे। मोडिले गुह्याक्य प्रतीतिबळे। निजाधिष्ठानमेळें। कळसेल एकवेळें। अवंड कुटुंबे ॥'—एभा २. ५१४. 'कर्कश शब्दाचे उल्लाळ। नादें नभ दणदणी ॥'—त्रेसीस्व १४. ११९. ३ आनंद; उत्साह. 'वत्से आणि गोवळे। जाती परम उल्लाळें ॥'—ह १०. २६५. [सं. उल्लोळ=लाट, प्रा. उल्लाळ=वर फेकणें]

**उल्लाळणें, उल्लाळणें**—अक्रि. १ उज्या मारणें; उज्या मारून वर, बाहेर घेणें (पाण्यांतून मासा इ०). २ नाचणें; बागडणें; आनंदित होणें. 'ती मांहेरीं जायला मोठी उल्लाळली.'—उक्रि. वर उचल्ले जाणें; उलटणें (मागच्या बाजूस अधिक ओंसें झाल्यामुळे गाडी वगैरे). **उल्लाळ जाणें**—असाहि प्रयोग होतो. [उल्लाळ]

**उल्लाळणें**—उक्रि. माखणें; लेप करणें, लावणें; 'बंदनें श्रीकर उल्लाळिले। वरि उण्णोदके प्रक्षाळिले ॥'—ऋ ५. ३९ [सं. उद्+लाल्य; प्रा. उल्लाळ=पीडणें, ताडणें]

**उल्लिग**—वि. नम्र. [सं. उद्+ल्लिग]

**उल्लू**—न. घुबड. -वि. १ (ल.) मूख; अविचारी; मंद; खराब; टोणपा. २ थुंद; गुंगीत असलेला; थंफांत असलेला. ३ उतावीळ; हांवरा. 'उल्लू आहे बेदा !' [मं. उल्लू=घुबड, हिं. उल्लू] **०पणा**—पु. अविचार. 'हा आपला केवढा उल्लूपणा.'—चंद्रगुप्त १६९. **०बनणें**—अविचारी, वेडा होणें. **०मशालजी**—वि उतावीळ;

मूर्ख; अविचारी (मनुष्य). 'परिषदेस जाण्याकरतां हृपापलेल्या उल्लूमशालजींना नाचवून भागावयाचें नाहीं.'—के १९. ७. ३०. **म्ह०** उल्लूकाभाई मशालजी=घुबडाला उजेड सहन होत नाहीं तेव्हां त्याच्याशीं स्नेह अशक्य.

**उल्लेख**—पु. १ उच्चार; निर्देश; दिग्दर्शन; प्रस्ताव. २ (लेखा-मध्ये) समावेश; निर्देश करणें; लिहून व्यक्त करणें. [सं. उद्+ल्लिख्] **उल्लोकित (दर्शन)**—वि. (नृत्य) नृत्यामध्ये उंचावरचे पाहणें. [सं. उद्+ल्लोक]

**उल्लोच**—पु. चांदवा; छत; पाल; मंडप. [सं.]

**उल्ला, उल्लाणें**—पु न. (व.) वैल; अवेळ, वैल पहा. 'उल्ला-ण्यावर भाजी शिजते.' [दं. उल्ला=बुला]

**उल्लाट-टी**—पु क्री. (व.) उलटी; ओकारी; वांती. 'मघाशीं त्याला एक उल्लाट झाला त्यांत अन्नच पडलें.' [सं. उद्+ल्लट्; म. उलटी]

**उल्लाटयंत्र**—न. तोफ; गरनाळ. 'उल्लाटयंत्राचेनि मेळे। पट्टकपाळें भेदिलें ॥'—एभा ९. १२३. 'लघु उल्लाटयंत्रें आधीं। घेऊन पुढें धावती खांदी ॥'—ह २२ ३३. [सं.]

**उल्लाटशक्ति**—क्री. कुंडलिनी. 'तेथ उल्लाट शक्तीचेनि उजिवडे.'—ज्ञा ९. २१४. [सं.]

**उल्लास, उल्लासणें, उल्लासी**—उल्लास, उल्लासणें, उल्लासी पहा. 'आलिग्नास ते पाणी। उल्लासती पै माझे ॥'—मुसभा ८. ९८. [सं.] **म्ह०** आधींच उल्लास त्यांत फाल्गुनमास.

**उल्लाळ**—उल्लाळ पहा. १ वर उडी. 'मज जीवनीं मासोळी उल्लाळ घेती प्रीती करून ॥'—सला ३. २ उमाळा. 'त्या मुलाला पाहतांच प्रेमाचा उल्लाळा आला.'

**उल्लाळ**—(विणकाम) हातमागाची ओवी एके जागीं बसविण्याची खुंटी; खिटी.

**उवगा**—पु. बांबू; वेळू.

**उवणें**—अक्रि. उद्धवणें. 'एनें बोले सनानिली। तंवकें बैठी ठेली। जैसी गुंगाराची दाटि उविली। मदनमंत्रें ॥'—शिशु १८६.

**उवला**—वि. उवा असलेला. [सं. यूक; दं. ऊवा]

**उंवला**—पु. (राजा.) हरभंगे, पावट वगैरेचा सोलाणा [सं. उद्+वल्]

**उवस**—(गो.) दमा; उवस पहा.

**उवळ, उंवळ, उंवीळ**—वि. पुरेगा पीळ नसलेले; पीळ उडालेली, सुटलेली (दोरी, गुंभ इ०). [सं. उद्+वल्]

**उवळणें, उंवळणें**—क्रि. पीळ सुटणें; उलगाडणें; पीळ संल होणें (दोरीचा वंगरे). [सं. उद्+वल्]

**उवळणें**—क्रि. उपळणें, उबळणें पहा. १ उण्णतेनें पिकाव-याच्या आधीं कुजावयास लागणें (फळ वंगरे). २ फुरमें किंवा

घोणस चावल्यामुळे शरीराच्या छिद्रांतून रक्त वहावयास लागणें. ३ अर्धवट बडवलेला वेल पुन्हां वीर्ययुक्त होणें. ४ उषडणें; द्रव येणें; पाक्षर फुटणें ( हृदयास ). [ उषळणें ]

**उषळा**—वि. १ उष्णतेमुळे जून होण्याच्या पूर्वीच पिकलेले (फळ); मिळमिळीत; लिबलिबित; बिलबिलित. २ निस्तेज; हुबळानिरुत्साही; मंद (भाषण, चेहरा). [ उषळणें ]

**उषळा, उषळा**—वि. ( राजा. ) पुरेसा पीळ नसलेला ( दोर वगैरे ). [ सं. उद्+वल् ]

**उवाइणें, उवायिणें**—क्रि. १ प्रसन्न होणें; संतोषित होणें; आनंद पावणें. ' देखे कूर्म जिवापरी । उवाइला अवयव पसरी । '—ज्ञा २.३५२. ' ते काई पांचित उवाइलें । इये बोली तुझे । '—ज्ञा ५.१६२. २ ज्ञात होणें. ' क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायीं गाजे । '—ज्ञा ६.२१५. ३ स्पष्ट करणें; विस्तारानें सांगणें. ' जो सांख्यशास्त्री आहे । उवाइला । '—ज्ञा १८.५१९. ' तोचि सामग्रीने उवाइला । '—रंयोवा १.७६७. [ सं. उप+दिश्; प्रा. उवइम ] ४ स्थापन करणें; उभारणें. ' मी कळसु याचि कारणें । अठरावा अध्यायो म्हणें । उवायिला बादरायणें । गीताप्रासादा । '—ज्ञा १८.३३. [ सं. उप+इ=जाणें; उपाहित-उवाइअ+ल=उवाइल. —भाअ १८३५. ]

**उवाइला-यिला**—उ अभिप्राय. ' ऐसा श्रीगुरुचा उवायिला । निवृत्तिदासासी पातला । '—ज्ञा ५.१४३. —वि. प्रशस्त; मोठा; विस्तीर्ण. ' वरि आपुलिया स्मरणाची उवाइती । हीव ऐसीं करी साउली । '—ज्ञा ८.१३३ [ सं. उप+इ ]

**उवाय**—उ. १ मुख; आनंद. उवाव पहा. ' जो बहुवे विपयविलासें गुंफे । तो म्हणती उवायें पडिला सापे । '—ज्ञा ९.५०९. ' होऊनि यावे उवाया । कैवल्याचिया । '—ज्ञा १६.२७०. २ उत्कर्ष; भर; विकास. ' वयसेचेनि उवायें । संपत्तीचेनि सावायें । '—ज्ञा १३.७७१. ' आंगाचिया आटणिया । कान उवाया आणिला जिया । स्वसंकोचें प्रिया । रूढविली जेणें । '—अमृ १.३२.

**उवार**—उ. ( गो. ) पूर; और ( नदीचा वगैरे ). ' पावसाचो उवार आयला=पावसाचा पूर आला. ' [ सं. आ+पूर ]

**उवारीस येणें, उवाच्यास येणें**—क्रि. अधिक होणें; उरणें; वाढ्यास रहाणें; पुरून उरणें; वारीस येणें पहा. [ उरणें+येणें ]

**उवाव**—उ. १ आनंद; उत्साह. ' फडितां बंधनाचा ठावो । तुं जगद्वु ऐसा भावो । धरूं वोळगे उवावो । तुझाचि आंगां । '—ज्ञा १७.१०. २ उत्कर्ष; प्रसार; भर; उसळी. ' जें निरोधिलें घे उवावो । जया संयमुचि होय सावावो । '—ज्ञा ६.४१६. ३ विस्तार; सामर्थ्य. ' केवढा माझा उवावो । करितां कोण प्रस्तावो । '—ज्ञा १८.६२२. ' आणि सुखाचे घेणें देणें । निकें उवाया ये येणें । '—ज्ञा १७.१३६. [ सं. उप+इ किंवा वा ]

**उवाव**—उ. अवकाश; वाव. ' तेथ साउमा घेयावा उवावो । तंव वोडवला आन प्रस्तावो । '—ज्ञा १६.६२. [ उन्वाव ]

**उंवाळळें**—वि. ( गो. ) ? ओंवाळलेला. २ ( ल. ) वाईट स्वभावाचा; कोणास नको असा. [ ओंवाळणें ]

**उर्वाळ**—उषळ पहा.

**उवेड-ढ**—वि. १ उलगा करणारा. २ वेढा उठविणारा. [ सं. उद्+वेष्ट; म. वेढणें ]

**उवेडा-ढा**—उ. १ वेढा उठविणें. ' जें अमरावतीये आला धाडा । तें मयां एकलेनि केला उवेडा । '—ज्ञा ११.३८७. ' न करितां रे उवेडा । केवी जाऊं पाहसी पुढां । '—एरुव ८.२८. २ ( ल. ) उलगाडा; मोकळीक. [ सं. उद्+वेष्ट; म. वेढा ]

**उवेर-री**—स्त्री. अवशिष्ट भाग; अवशेष; ऊर; राहिलेला भाग. [ सं. उव+पृ-पूर; प्रा. उव्वर; उर्वरित ]

**उवेरा-ला**—वि. उवा असलेला ( माणूस, डोकें ). [ सं. यूत्ता; प्रा. ऊा ]

**उशाना**—उ शुकाचार्य; दैत्यगुरु. ' कवि आंतु धैर्यां ठामो । उशनकवि तो मी । '—राज्ञा १०.२७१; —एसा १.११६. [ सं. ]

**उशागति, उशेगत**—स्त्री. १ विद्यान्वाची किंवा पलंगाची डोक्याकडची बाजू. २ शेताची, मैदानाची वरची बाजू. [ सं. उत्+शीर्ष; प्रा. उस्तीस+गात्र, गत ]

**उःशाप, उश्शाप, उश्पाप, उच्छाप**—उ. शापनिवृत्ति; शाप-मोचन; शापाची तीव्रता कमी करणारें वचन, वर. [ सं. उत्+शप ]

**उशाल**—उ. ( कर्ना. ) उंसाच्या मळ्यांतील आठ इसमांवरील मुख्य. [ सं. इक्षु; म. ऊंस ]

**उशिष्टणें**—अक्रि. उष्टे करणें, होणें. ' ऐसें उपाधी उशिष्टलें । काय वर्णुं । '—ज्ञा १८.२२. [ सं. उच्छिष्ट ]

**उशि(सि)ट्टा**—वि. उश्या; उच्छिष्ट. ' जें काळाचा खिच उशिटा । जें आशेचा आंगवठा । जन्ममरणाचा वोलिंबटा । स्वभाचें जें ॥ '—ज्ञा ८.१४४. ' तन्ही नव्हेचि उमिटी । दिटी जयाची । '—अमृ २.१५. [ सं. उच्छिष्ट ]

**उशिणी**—स्त्री. उसनवारी; कर्ज देणें. ' परि अनारिसें पयपुराणीं । कीं दहा अवतारांची उशिणी । ते भाष फेडाया लागुनि । केलें घेणें ॥ '—कथा ७.५.१२८. [ उसने अप. ]

**उशिरां**—क्रि. वि. विलंबानें; दिरंबाईनें; अतिकार्ली. [ उशीर ]

**उशिशी**—स्त्री. उशी पहा. ' करोनी अत्रिघाराची उशिशी । शरपजरीं निजविली जैसी । नेतवट शय्यारूपे तैसी । वळभेवीण ॥ '—ज्ञाप्र ७७२. [ सं. उत्+शीर्ष ]

**उशी, उंशी**—स्त्री. डोक्याखालीं घ्यावयाची लहान गादी, गिरदी; उसें. [ सं. उत्+शीर्ष. प्रा. उस्तीस ] ० **उशापायतीं असणें, उभा राहणें, बसणें, लागणें**—१ नेहमीं जवळ असणें;

संश्रिध असणें (पुढील गोष्टीसाठीं). २ (ल.) संरक्षण करणें; मदत करणें; साहाय्य करणें; सेवा करणें. ३ (ल.) त्रास देणें; उपद्रव देणें; वाटेंत येणें; आड येणें. **उशापायतीं रडणें**—एकसारखी तक्रार करणें; सतत कटकट करणें; किरकोर लावणें; त्रास देणें.

**उशी**—स्त्री. उसळी; उडी; चेंडू आपटला असतां वर येतो ती क्रिया. 'लागोनि अयोदेशीं ते घेउनियां सुमंत्रितेषु उशी।'—मोभीष्म ११.१४१. [सं. उत्+सृ-शी]

**उशी**—स्त्री. (गो.) ऊंस. [सं. इष्टु]

**उशीकांडो, उशेकांडो**—न. (गो.) उसाचें कांडें.

**उशीर**—पु. १ अतिकाल; बराच वेळ. २ विलंब; दिरंगाई; खोळंबा; वेळ टळणें. 'भोजनासी उशीर जाले तुम्हा।'—सप्र १४.५. ३ अवकाश; अवधि. 'अरे, अजून भोजनास किती उशीर आहे?' [सं. उत्+चिर] **धरणें**—कि. धांवणें; वाट पाहणें. **उशीरावर येणें**—धरणें—कि. दिरंगाई करणें; विलंब करणें; वाट पहावयास लावणें; ताटकळत ठेवणें.

**उशीर**—पु. एक जातीचे सुगंधी गवत (वाळा, इ०) [सं.]

**उशील, उशोल**—न. (राजा. गो.) उंसाचे शेत; उंसाची लागवड. [सं. इष्टु; गो. उशी; म. ऊंस]

**उष्टर**—पु. (प्र.) उष्टर पहा.

**उश्रम-मा**—पु. १ उसास; जोराचा श्वास; दम. (किं० घेणें; टाकणें). २ विसांबा; विप्राप्ति. (किं० घेणें). [सं. उत्+श्रम]

**उश्रमा**—१ पृच्छा; प्रत्युत्तर. 'त्यावर वावांनीं (महादजी शिंदे यांनीं) उश्रमा केली कीं'—सरिउ २.४५. २ याचना; मागणी. 'उश्रमा न करी कवणापुढें'—दावि ४५६. [सं. उत्+सृष्ट]

**उश्रमा**—पु. (व.) राब; रसवा; गान्हाणें. 'तुम्हीं लभाला आले नाहीं याबद्दल बंडूचा तुमचेवर उश्रमा आहे.'

**उश्रामा**—पु. केलेल्या उपकाराची स्मृति; आठवण. [सं. उत्+सृष्ट]

**उश्राप**—पु. उःशाप पहा. 'उश्राप काळीं पुन्हां आले। पूर्वदेहीं'—दा ९.८.९. 'मागुता उश्राप दिधला'—वेसीस्व ३.३०.

**उश्रास**—पु. उच्छ्वास, बाहेर टाकलला श्वास; जोराचा श्वास; उसासा. 'उश्रास टाकोनि दुस्तर। संचकीं बेसे ॥'—कथा १.८. ७३. 'भरोसा नाहीं वाचेल ऐसा। म्हणोनि उश्रास टाकीत।' [सं. उत्+श्रस]

**उषःकाल**—पु. पहाट; प्रभात; सूर्योदयापूर्वीच्या दोन घटका. 'पंचपंच उषःकालीं रविचक्र निघो आले।'—होला १७. [सं. उपसृ+काल]

**उषःपान**—न. उषःकालीं करावयाचें उदकपान; रात्रीं निजतांना उशाशीं झोकून ठेवलेले पाणी पहाटेस पिणें; असें पाणी नाकानें पिणें हितावह समजतात. यापासून मलशुद्धि होते. हें पाणी प्याल्यावर एक झोंप घ्यावयाची असते. [सं. उपसृ+पान]

**उषा**—स्त्री. १ संधिप्रकाश. २ उषःकाल; प्रभात; पहाट. 'उषडि नयन रम्य उषा, हंसत हंसत आली।'—रेंदाळकर. [सं.]

**उषा**—उशी अने० पहा. 'खाशा वैच्यावाणी पाटि लागते आणखी उषा उसोशा।'—सला ८५.

**उष्टणें**—कि. अलग करणें; सोडविणें; उचकणें; उचकटणें; उपटणें; बाहेर काढणें. [सं. उत्+स्युत]

**उष्टर**—पु. उंटे. 'उष्टरें डसोन उचलित्ती'—दा १.१०.५८. [सं. उष्टः; फा. अुतर किवा उस्तुर] **खाना**—पु. उंटांची पागा, शाला; उंटेखातें किवा कारखाना; अद्या कारखान्यांपैकी एक. 'मागें उतरला उष्टरखाना'—पं.पं. ३.१५. —इतिहास ऐतिहासिक २.२.२४.

**उष्टवड-ळ**—स्त्री. उष्टावळ पहा.

**उष्टवण, उष्टावण**—न. १ लहान मुलास प्रथम अन्नप्राशन करावयाचा विधि, संस्कार (मासाकडून सोन्याच्या अंगठीनें खीर मुलाच्या तोंडास लावून हा संस्कार करितात). (गो.) उष्टवणी. २ उष्टे खाणें. 'भीमक करिताहे विनंती। अवघ्यां झाली परमवृत्ती। उष्टावणालागीं श्रीपती। ठायीं ठेवित्ती निजमुद्रा।'—एरुव १५.५. [सं. उच्छिष्ट+वृत्]

**उष्टवणी**—न. उष्टे केलेले पाणी, ज्यामध्ये उष्टीं—खरकटीं भांडीं वगैरे धुतात असें पाणी; शिळें, वापरलेले पाणी; वखट, ओखट वणी. [सं. उच्छिष्ट+वन=पाणी]

**उष्टा**—वि. १ टाकलेला; सोडलेला; त्यक्त (अन्न, भक्ष्य, इ०). २ खालेल्या अन्नातील अवशिष्ट राहिलेला भाग; पानांत टाकलेले (अन्न वगैरे). 'ही उष्टी भाकरी भिकाऱ्याला दे.' ३ जेवण झाल्यावर हात, तोंड धुतल्याशिवाय असलेला, खरकट्या हाताचा, तोंडाचा. ३ (ल.) अशुद्ध; विटाळ झालेला. 'मी उष्टा आहे, आंचवून आल्यावर हीं मोतीं पाहीन.' ४ (ल.) वापरलेले; उपयोग केलेले; उपभुक्त (वस्त्र, वस्तु इ०). 'तें खोबरें त्यानें उष्टे केलेले आहे, तूं तें खाऊं नकोस.' ५ दुसऱ्यानें पूर्वीं उपयोग केलेले, वापरलेले, लिहिलेले, बोललेले (भाषण, वचन वगैरे). जसें—उष्टे भाषण; उष्टा बोल. [सं. उच्छिष्ट] **होणें**—कि. घाईघाईनें थोडेसें खाणें; पोटभर न जेवणें. **म्हू**—उष्ट्या हातानें कावला हांकीत—मारीत नाहीं—केंचूप मनुष्याबद्दल वापरतात. **उपास**—पु. जेवणांत अडथळा आल्यामुळे थोडेसें खाऊन उठणें; उपास मोडून पोटभर जेवणहि न मिळणें; नांवाला जेवणें; पानावर वसणें. **उनवरा**—पु. विजवर. 'इत्के दिवस मुलीला स्वळ पाहतां पाहतां शेवटीं उष्टा नवरा

पथकरावा लागला. ' **पाद्या-माद्या**-वि. खाळेल्या अन्नांतील राहित्याचा अवशिष्ट भाग; पानांत टाकलेले (अन्न वगैरे). उद्या पहा [ उद्या दि. ] **विद्याळ**-उ. उद्या अन्नाचा किंवा उद्या मनुष्याचा विद्याळ; उद्यायुक्ते आलेली अशुद्धता, अपवित्रता. ' उद्या विद्याळाने मला किंवा ह्या पाण्याच्या हेड्याला शिवू नको. '

**उद्यावर्णे, उद्याविर्णे**-उक्ति १ उद्ये करणे; चावून पाहणे; उद्यावण करणे. २ विद्याळणे.

**उद्यावळ**-स्त्री. पंगत जेवून उठल्यावर जे उद्ये राहते ते; उद्ये अन्न; उद्येखरकटे. ' जेविले ते संत मागे उद्यावळी। अवच्या पत्रावळी करुनी झाडा ॥ '-तुगा २०३०. ' हा प्रभाकर म्हणजे थुंडिराजपंतांच्या घरच्या उद्यावळीवर वाढलेला तुम्हां सर्वांचा एक जन्माचा गुलाम आहे. '-भा ८२ [ सं. उच्छिष्ट+आवलि=पंगत ]

**उद्यी**-वि. उद्या पहा. **कल्पना**-स्त्री. नवीन नसणारी, पूर्वी कोणी काढलेली कल्पना; उद्या विचार. उद्या अर्थ ' पहा. **पत्रावळ**-स्त्री. (ल.) अनेकांनी उपभोगिलेली स्त्री; व्यभिचारी स्त्री; वेश्या. **स्त्री**-स्त्री. उपभोगिलेली स्त्री; कौमार्य नष्ट झालेली स्त्री; क्षतयोनि स्त्री. **हळद**-स्त्री. लमांत वधूच्या अंगस लाविल्यानंतर राटिलेली हळद; ही नंतर वराच्या अंगाम लावावयास नेतात

**उद्ये**-न. १ जेवून राहिलेले अवशिष्ट अन्न; पानांत, पात्रांत उरलेले अन्न; खरकटे. २ ज्यांत भोजन केले आहे असे पात्र. ' सांवडीन मी उद्ये. '-मोसभा २.११. **म्ह**० तुपाच्या आशेने उद्ये खाणे=कांही लाभ होईल या आशेने वाईट काम करणे. **खरकटे**-न. उद्ये; उद्ये पात्रे; उद्यावळ. **खरकटे करणे**-क्रि. जेवणानंतर उद्ये मांडी, पात्रे, जमीन इ० स्वच्छ करण्याचे काम करणे. **खळी**-स्त्री. उद्ये-खरकटे, उद्या पत्रावळी टाकण्याची जागा; उकिरडा; कचरा टाकण्याची जागा.

**उद्येवारी**-उ (गो.) उकिरडा, उद्येखळी; केरकचरा टाकण्याची जागा. [ सं. उच्छिष्ट+वृ ]

**उद्ये**-उ. उद्ये. ' वऱ्हाड सिद्ध जाहले फार। लागले वायांचे गजर। उद्ये घोडे रंहर। चालिले फार तेधवां ॥ '-सवि १.१५८. [ सं. उद्ये, फा. उद्ये किंवा उद्ये ] **सेना**-स्त्री. सांडणीस्वार; उद्यांचे सैन्य. **लगुडन्याय**-उंटाळा मारावयाची काठी, तो स्वतःच आपल्या पाठीवर वाहून नेत असतो, यावरून ज्याचे त्याच्याच हातून शासन करविणे.

**उद्यासन**-न. (योग.) जमिनीवर उपडे निजून दोन्ही पाय दोपरांत मोडून मांडीला मांडी लावून खोटा कुल्यांना लागतील असे करणे व दोन्ही हातांच्या चिमटीने दोन्ही पायांचे आंगटे धरणे व खांदी जमिनीला लावून मान उचलवेल तितकी वर उचळणे. -संयोग ३४८. [ सं. उद्ये+आसन ]

**उद्यी**-वि. उंटाची; उंटासंबंधी (गति इ०). ' तो निघाल्या अश्वत्त्नांच्या हारी। दाखवितो गती नानापरी। उद्यीनाकुळी हंसी मयूरी। पांचवी नीरी बोलिजे ॥ '-जे ८.२२. [ सं. उद्ये ]

**उष्ण**-वि. १ तप्त, गरम; दाहयुक्त. २ ऊन; थंड न झालेला; न निवलेला (अन्न वगैरे पदार्थ). ३ (ल.) रागीट; आवेशयुक्त; तडफदार; उतावळा; प्रखर. ४ शरीरांत उष्णता उत्पन्न करणारा (मुट, मिर्री इ० पदार्थ). ५ तिखट; जालीम; कडक (पदार्थ).

-न. १ ऊन, गरम हवा; ताप. २ उष्ण विकृति; शरीरांतील उष्णता, दाह, गरमी; याविरुद्ध अत्य. [ सं. उष्=जळणे ] **कटिबंध**-उ. पृथ्वीच्या दोन्ही अयनवृत्तांमधील भाग; भूमध्यरेषेपासून दक्षिणोत्तर २३। अंशांपर्यंतचा प्रदेश ' उष्णकटिबंधावर सूर्याचे किरण लंबरूपाने पडतात. '-मराठी ६ वे पुस्तक (१८७५) २९७. **काल**-उ. उन्हाळा. **दुर्ग**-वि. उष्णता दाखविणारा (इं.) धर्मास्कोप. [ सं. उष्ण+दृग् ] **मान**-न. उष्णतेची तीव्रता, प्रमाण, माप (इं.) टेंपरेचर. **मापक**-न. उष्णतेची तीव्रता मोजण्याचे (उष्णतामापक) यंत्र. (इं.) धर्मामीटर. **वात, वायु**-उ. १ उष्णतेने पोटांत गुबारा धरणे. २ अंबट, करपट, ठेकरा येणे. **वास**-उ. पंचामिसाधन. ' उष्णवास जळवास। शीतवास अरण्यावास ॥ '

-दा ८.१.१२. [ सं. उष्ण+वस् ] **वीर्य**-वि. शरीरांत उष्णता उत्पन्न करणारे, उष्ण परिणामकारक (औषध). [ सं. उष्+वीर्य ]

**उष्णता, उष्णत्व**-स्त्री-न. १ तप्तता; गरमपणा; उष्णपण. उष्ण पहा. ' उष्ण प्रकाश तो सूर्याचा। शीत प्रकाश तो चंद्राचा। उष्णत्व नस्तां देहाचा। घात होये ॥ '-दा १६.२.१०. २ उष्ण विकृति (शरीराची). [ सं. उष्=जळणे ] **गतिशास्त्र**-न. उष्णता आणि यंत्रसिद्ध काम यांमधील संबंध दाखविणारे शास्त्र. (इं.) थर्मोडायनॅमिक्स. **जन्यविद्युत्**-स्त्री. उष्णतेपासून उत्पन्न होणारी वीज; (इं.) थर्मो इलेक्ट्रिमीट्री. -तेचें **यांत्रिक सममूल्य**-न. एक भाग उष्णता उत्पन्न करावयास करावे लागणारे काम किंवा श्रम; (इं.) मेकॅनिकल इन्व्हॉल्यूट ऑफ हीट. **द्रव**-उ. द्रवरूप उष्णता, (इं.) कॅलॉरिक फ्लूइड. **धारणाशक्ति**-स्त्री. उष्णता टिकून राहण्याची शक्ति. **परिमाण**-न. उष्णतेचे माप; (इं.) क्वांटिटी ऑफ हीट. **मान, उष्णमान**-न. उष्णतेची तीव्रता; (इं.) टेंपरेचर. **मापक**-न. पदार्थांतील उष्णता मोजण्याचे यंत्र; (इं.) कॅलॅरीमीटर. **मापन**-न. पदार्थांतील उष्णता मोजण्याची क्रिया; (इं.) कॅलॅरीमीट्री. **यंत्र**-न. उष्णतेने चालणारे इंजिन; (इं.) हीट इंजिन. **घहन**-न. एका परमाणूची उष्णता त्याच्या अतिनिकट परमाणूस मिळण्याची क्रिया, (इं.) कॅडझन. **चिसजैन**-न. उष्ण पदार्थांतून उष्णता बाहेर पडून जाण्याची क्रिया; (इं.) रेडिएशन. **विस्तृति**-स्त्री. उष्णता सर्वत्र पसरण्याची क्रिया; (इं.) डिफ्यूजन ऑफ हीट. **उष्णतोपादक**-वि. उष्णता उत्पन्न करणारा; (इं.) एक्सोथर्मिक.

**उष्णा, उष्णैवाण**—वि. उसना, उसने वाण पहा. [उसना अप.]  
**उष्णावर्ण**—अक्रि. तापणें; गरम होणें. 'ऐसेंचि बोलातां उष्णा-  
वले.'—दावि ४०८. [ सं. उष्ण ]

**उष्णांशु**—पु. ज्याचे किरण उष्ण आहेत असा; सूर्य. [ सं.  
उष्ण+अंशु=किरण ]

**उष्णीष**—न. पागोटें; शिरोवेष्टण; रुमाल; मंदील. [ सं. ]

**उष्णैवाण**—न. उसने वाण पहा.

**उष्णोदक**—न. तापलेलें पाणी; ऊन पाणी; गरम पाणी. [ सं.  
उष्ण+उदक ]

**उष्मज**—वि. उष्ण्यापासून उत्पन्न झालेला ( जंतु, प्राणिवर्ग ).

**उष्मा**—पु. १ उष्ण; उष्णता. 'कां कस्तुरीसगट परिमळ ।  
उष्मेसगट अनळ ॥'—अमृ १.४२. २ उकाडा; दाह; गरमी. [ सं.  
उष्=आळणें ]

**उस**—उद्ग. हाय! दुःखोद्गार; एकाएकी दुःख झाल्यामुळे  
किंवा कळ वीरे निघाल्यामुळे निघणारा उद्गार. ( कि० म्हणणें;  
करणें ). [ ध्व.; सं. उत्+श्स्; तुल० का. उस=हुश्र ]

**उसउस, उसउसो**—पु. ( गो. ) अस्वस्थता; गडबड;  
धांदळ. -वि. अस्वस्थ; अस्थिर. [ सं. उत्+श्स् ]

**उसकटणी**—स्त्री. उसकटाउसकट; उचकाउचक; उसकटणें  
पहा.

**उसकटणें**—कि. १ अव्यवस्थित करणें; इकडेतिकडे टाकणें;  
विस्कटणें; उचकटणें ( व्यवस्थित रचलेल्या वस्तू ); अस्ताव्यस्त  
करणें; विघडविणें ( घडी वीरे ). २ उलगडणें ( भाग ); मोकळे  
करणें ( एखादे यंत्र, घड्याळ वगैरे ). ३ ( विचरलेले केंस, गव-  
ताची गंजी ) विस्कटणें; इकडेतिकडे पसरणें. [ सं. उत्+शकल ]

**उसकटाउसकट**—स्त्री. अव्यवस्था; घडामोड; विघाड;  
मोडतोड; उसकटणें पहा.

**उसकर्णे**—कि. विस्कटणें; अव्यवस्थित करणें. 'जैसा उदक  
ऊंभ साचार-येथें. तो मळ उसके जेथें तेथें ।'—नव १२.९. [ सं.  
उत्+ष्क=जाणें, हालणें; प्रा. उसक; उत्+शकल ]

**उसकी**—स्त्री. ( गो. ) उचकी. [ ध्व. ]

**उसको, हुसको**—पु. ( गो. ) हुरहूर; काळजी. [ सं. उत्+  
ष्क; प्रा. उसक=उत्कंठित होणें. ]

**उत्संग**—स्त्री. ( प्र. ) उत्संग, मांडी. 'जननीयां घेतला उत्संगा'  
—उषा ७.६३. 'उल्हासचंद्रिका सावध केली । मृणालिका उत्संगिअें  
घेतिली ।'—शिशु ७.५९. 'घेउन अज्ञानें उत्संगिए । आतीं लाल्हाति  
जिये ।'—ऋ ५. [ सं. उत्संग ]

**उसण, उसणव ?, उसणावळ, उसन**—स्त्री. कमरेंत किंवा  
पाठींत उठणारी कळ, लचक, तिबीक. ( कि० अरणें; निघणें; चालणें ).

अको. १. ५५

[ प्रा. उसण = गतिभंग ] **उसण उतरणें**—१ मंत्र वीरे टाकून  
पाठींत भरलेली लचक उतरणें. २ ( ल. ) एखाद्याचा दिमाख उतरणें;  
पेट उतरणें, जिविणें. **मारणें**—( गो. ) लचकणें; वातानें कळ  
येणें. [ सं. उत्+सद् ]

**उसण, उसणवार, उसणवारी, उसणा, उसणें, उसणें-  
वाण**—उसना, उसनेवाण पहा. 'मुष्टिभर पोहे उसणे आपूनि ।  
विप्रा हातीं देतसे ।'—ह २९.४९. 'तुम्ह्या पुत्राचा नंदन । त्यासी  
मारिले जैसा मत्कुण । तुजलागीं सांगतां न घेसी उसण । तरी मग  
आजा कायसा ॥'—जै ८७.४६.

**उसणून उठणें, उसणावणें**—अक्रि. ( माण. व. ) झोपेंतून  
ओरडत उठणें. [ उसण+उठणें ]

**उसंत, उसंथ, उसंधि**—स्त्री. १ विसांवा; विधांति; आराम.  
( कि० खाणें; घेणें ) 'म्हणौनि व्यापाराहातीं । उसंतु देहा ना  
राती ।'—ज्ञा १४.२४१. २ फुरसत; रिकामा वेळ. 'कदां उसंत  
नाहीं ।'—ज्ञाप्र १४२. 'त्यास बहुत रात्रीं शोप नव्हती, दिवसां  
उसंत नाहीं.'—भाव ११२. [ सं. विधांत; प्रा. वीसंत; सं. उत्+  
संधि ]

**उसंतणें**—अक्रि. आक्रमण करणें; उलंघन करणें; पलीकडे जाणें.  
'चाले झडझडं उसंतुनी वाट । पाहे पाळतुनी उभा तोचि नीट वो ।'  
—तुगा ११२. २ दूर करणें. 'परी नोसंतितां विवसी । भेटी नाहीं  
निधीसी ॥'—ज्ञा १७.३११. ३ थांबणें; बंद होणें. 'आंग मोडा-  
मोडी । कार्यजातां अनावडी । नुसंतें परिवडी । जांभेयांची ॥'—राज्ञा  
१४.१७९. ४ विसांवा घेणें. ५ आश्रय करणें. 'भार्यां म्हणे प्राणे-  
श्वरा । उसंतूं नको शोकसागरा । मीं सांगेन त्या विचारा । अत्या-  
दरे अनुष्टी ॥'—सुआदि ३८.२२. ६ शेवटास नेणें; पुरें करणें; निस्त-  
रणें. 'तुका म्हणे आपुलाळे । उसंतिले ज्यांणीं तें ॥'—तुगा २२०८.  
'योगी उसंतिति योगपंथा ।'—रास ५.९३. [ सं. विधांत; प्रा.  
वीसंत; सं. उत्+संधि ]

**उसती**—स्त्री. ( व. ) उशी. 'उसती अंथरणांत आहे.' [ सं.  
उत्+शीषे ]

**उसनवट, उसनवारी**—स्त्री. उधारी; कर्ज; ऋण. -वि. उसन-  
वार; उसना दिला-घेतलेला; कर्जाळ; उधार. **उसनवट, उसनवार,  
उसनवारी**—वि. क्रि. वि. उधारीनें; परत बोलीनें; कर्जाळ; भाड्यानें  
(आणणें, देणें, घेणें वगैरे). **उसणाघाई, उसिणाघायी, उसिणें-  
घाई**—क्रि. वि. घावाला घाव किंवा मान्यास मारा देऊन; समोरासमोर;  
उसनें न ठेवतां. 'निष्कपटा होआवें । उसिणाघाईं जुंझावें ।'—ज्ञा  
२.१९०. 'उसणें घाई वीर सकळ । हाणताती परस्परें ।'—ह २४.  
१४. **उसनी गोष्ट सांगणें**—आपल्याला जी गोष्ट करतां येणें  
शक्य आहे ती दुसऱ्यास करावयास सांगणें.



**उसना**—वि. १ परत वेंण्याच्या बोलोनें आणलेला ( पदार्थ, वस्तु ). ' म्हणे जसनें आणितें मेळऊनि '—कचेसुदा ४. २ कर्जाऊ; उधार ( व्यवहार, व्यापार ). ३ ( ल. ) उदासीन; लक्ष, मन लावून काम न करणारा; उपरा; चुकार; हलगर्जी ( नोकर, नातेवाईक वगैरे ). ४ हलगर्जीचें; बेफिकरीचें ( काम ). ५ वरवर; दिखाऊ पणाचें; मायावी ( भाषण ). [ सं. वस्न = मूल्य ]

**उसनें**—न. सूड; बदला. 'उसनें संभाजीचें घ्यावें'—ऐपो १८. **उसनें घेणें, उगविणें, फेडणें**—सूड घेणें, बदला घेणें; परत करणें; फेड करणें. **उसनेंपासनें**—वि. उधार; कर्जाऊ; मागून आणलेलें; परत बोलिचें; उसनवार. ( उसनें द्वि. ) **उसनें वाण**—न. १ कोणी कांहीं जे केलें असेल त्याचा मोबदला देणें; प्रत्युपकार; परत भेट; परत फेड. २ सूड; बदला. म्ह० उसन्यापार्यां फांसण्या= उसनें काढण्यापासून होणारा त्रास, जिकीर.

**उसपण**—णी, **उसपा**—स्त्रीपु. १ काढून टाकणें; बाहेर काढणें उसपणी, उसपा. ( होडींतील, डबक्यांतील पाणी, भांड्यांतील दूध, तूप, तेल वगैरे ). २ कोरडे, रिकामें करणें ( बालडी, चमचा, पळी, टोपळी, हात बगैरेच्या साहाय्यानें ). ३ बाहेर काढणें, वर काढणें; मोकळे करणें; उधेडें करणें. ( म्यानांतून तत्वार, गवसणींतून, आच्छादनांतून वस्तु वगैरे ). [ सं. उत+सृप् ] वाक्प्रचार—१ अंगा-वर उसपणें=रागातून टाकून बोलणें, धावून जाणें. २ काम-धंदा उसपणें=काम धंदा उरकणें, पार पडणें, संपविणें. ३ शिंग उसपणें= शिंगे उगारणें, शिंगे उगारून मारावयास धावणें.

**उसपणें**—सक्रि. उसपाउपस करणें; काढून टाकणें; बाहेर काढणें ( भांडे वगैरेतून वस्तु इ० )

**उसपाउसपी**—स्त्री. एकदम जोरानें बाहेर काढण्याची क्रिया ( पाणी, म्यानांतून तरवारी वगैरे ). [ सं. उत+सृप्; म. उसप द्वि. ]

**उसपाभर**—क्रि. १ निष्कारण किंवा व्यर्थे वरचेवर बाहेर काढणें व पुन्हां भरणें. २ ( ल. ) उठाटेव; रिकामी दगदग; त्रास. [ उसपणें+भरणें ]

**उसबकी**—स्त्री. एक प्रकारचा रस्सा करण्याचा मसाला. —गृशि २.५२. | उसबक=एक अफगाणी जात ]

**उसंबणें**—क्रि. स्फुंदणें; हुंदके देणें; हुंदके देऊन रडणें. [ सं. उत+स्फुंदन ]

**उसबु**—स्त्री. वाळू. ' लाज्या लाखा कीं लेण्या लाळु । कातुडे तयासी वदती आरळु । सिकता बाळ उसक्या उसबु वाळु । नदीतीर खडया म्हणें कीं ॥ '—दावि ५४. [ का. उसुबु=वाळु ]

**उसमट**—पु. ( गो. ) घुसमट पहा. [ उस+मर प्रत्यय ]

**उसमटणें**—क्रि. ( गो. ) गुदमरणें; घुसमटणें पहा. [ का. उस, उसनें=कष्टानें श्वास घेणें; म. उस=दीर्घश्वास ]

**उसर**—री—१ स्त्री. वाळविलेली भाजी; सुकविलेली भाजी ( अळू, मेथी, गाजरे इ० ). सुकलेल्या आंब्याच्या फोडी; वाळवलेल्या पालेभाजीस पळवा म्हणतात. ' या आंब्याच्या उसन्या आहेत. ' २ ( ल. ) कृशा; वाळलेले शरीर. ' तत्सुख हे मत्सुख तनु होतचि होती तदाधिनें उसरी । '—मोआदि ३५.४. ' रोग न ये हा भोग लागला देह वाळून उसरी । '—पला ७६. **उसर करणें**—क्रि. वाळविणें; कृशा करणें; निगा न राखून, त्रास देऊन किंवा छळ करून ( जनावर, मनुष्य यास ) कृशा करणें; ह्यगय करणें. [ सं. उष्=उष्णता देणें, जाळणें. ]

**उसरत, उसरपत**—स्त्री. ( गो. ) उसंत; विथांति; रिकामपण; फुरसत. ' तारामती भावें काम करी । उसरत नाही दिवस रातीं. ' ' पेशा करितां येरझारा । उसरपत नाही भवसागरा । मार्जी बुचकळया देत असे ॥ ' [ सं. उत+सृ ]

**उसरमा**—पु. उथ्रमा पहा. ' उसरमा मनींचा वदतां नये । '—विश्रल्लकृत रसमंजरी ५०.

**उसराण**—न. ऊंसाचें शेत; ऊंस लावण्याची जमीन. [ ऊंस+राण ]

**उसरीं**—उशिरां पहा.

**उसल**—पु. ( कर्ना. ) श्वास. [ का. उसळु=श्वास ]

**उसल, ऊंसल**—स्त्री. ( प्रा. ) ऊंसाची जमीन; ऊंसाचें शेत. [ सं. इक्षु+आलय ]

**उसवण**—उसण पहा.

**उसवणी**—स्त्री. शिवणकाढून टाकणें; टाके उलगडणें, उसवणें. [ उसवणें ]

**उसवणें, उसविणें**—उक्रि. १ शिवण काढून टाकणें; टाके उलगडणें; दोरा काढणें; उधडणें ( शिवण्याच्या उलट क्रिया ) २ ( कों. ) घरावरील शिवलेले गवत काढून टाकणें. [ सं. उत+सिच्=शिवणें ] म्ह० १ उमवळें त्यास शिबील पण निसवळें त्यास काय करील. २ उसवल्याला दोरा, निसवल्याला वारा.

**उसवणें**—क्रि. ( राजा. ) सुज उतरणें, ओसरणें. [ सं. उत+श्वि=सुजणें, वाढणें ]

**उसवास**—उच्छ्वास पहा.

**उससणें**—अक्रि. १ उसासा टाकणें; श्वास टाकणें. ' मग उससौनि किरीटी । वास पाहिली ॥ '—ज्ञा ११.२५३. २ वाढणें; उत्पन्न होणें; जिवंत होणें; जीवन पावणें; प्रकट होणें. ' तंव आयुष्यनदी उससे । देहाचि देहा ॥ '—ज्ञा १०.१३२. ' परी तें असो हें ऐसे । कावरें झाड उससे । यया महदादि आरवसे । अधोशाखा ॥ '—ज्ञा १५. १०९. [ सं. उत+श्वस्; प्रा. उसस ]

**उससा**—पु. उच्छ्वास; सुस्कारा; उसासा. ' वागर्था पडत मिठी । उससांचिया ॥ '—ज्ञा १८.१६०५. [ सं. उत्+श्वस्; प्रा. उसस ]

**उसळ**—स्त्री. कोणतेहि कडधान्य (प्रथम भिजत ठेवून) शिजवून मसाला घालून तयार केलेले भाजीसारखे खाद्य. [का. उसळि=उसळ]

**उसळणें**—उक्ति. उसळ करणें. [उसळ]

**उसळणें**—क्रि. १ वर उडणें (तुषार, लाटा, कण); वर जाणें. 'जैसीं प्रक्याचेनि समीरें । वृक्षपणें उसळती ॥'—सुवन १०. १०६. २ वर उडी मारणें; उंच जाणें. 'स्वरथावरुनि बाणाघातें उसळोनि पावती पतन ।'—मोउद्योग १३. ११३. 'दक्षशिर गगनीं उसळले । वीरभद्रें पायातळीं रगडिले ॥'—शिवलीलामृत १३. ५८. ३ कोधानें अंगावर धावून जाणें; फार रागावणें; उखडणें. 'हाक देओनि उसळला ।'—शिशु १०६. ७. ४ जोरानें, जलद वाढणें (मूल, शेत, झाड वगैरे). ५ एकदम बाहेर, वर येणें. (पाण्यांतून, गदीं तून). ६ वर उशी घेणें; आपटला असतां जमीनीवरून वर उडणें (चेंहू वगैरेनीं). ७ निघणें; उत्पन्न होणें; वाहणें. 'हालविशी कणैयुगुंळ । तेथुनि जो कां वारा उसळे ॥'—गुच १. २. [सं. उत्+शल=वर उडणें]

**उसळणी**—स्त्री. उसळणें; उसळी पहा. [उत्+शल]

**उसळपा**—पु. १ (राजा.) सर्पणाचा ओंडा; फोडलेले जळाऊ लांकूड. २ (सामा.) ओंडा; ओंडका. 'लांकडाचा मोठा उसळपा पर्वतावरून कोसळला.' [सं. उत+सृप्]

**उसळवट**—नि. झेर, पाझर असलेली जमीन; उपळीची जमीन. [सं. उत+शल+वट]

**उसळवटीं**—क्रि. सळसळ आवाज करीत. 'काई सांगो या परोती । उदकें उसळवटीं कडती ॥'—शिशु ७४९. [सं. उत्+शल+वट]

**उसळा**—(राजा.) उसळ पहा.

**उसळी**—स्त्री. १ पाण्याचे तुषार, लाटा वगैरे हवेंत उडणें. २ उडी; उशी (पाण्यांतून वगैरे). (क्रि० खाणें; मारणें). ३ (ल.) बंधनांतून जोरानें बाहेर पडण्याची क्रिया. ४ (ल.) कोधाची लहर; रागाचा आवेश; प्रेम वगैरे विकारांची लाट; आवेग. ५ जोरानें वर येण्याची किंवा उडण्याची क्रिया. (क्रि० खाणें). उसळणें, उसळी पहा. [सं. उत+शल]

**उसां**—क्रि. उशाला. 'मौनेंच येऊनि मोक्षदानी । सत्य भामेचे शिर उचळुनी । उसां आपुली मांडी देऊनी । चक्रपाणि बैसला ।'—ह २६. ११३. —स्त्री (कृ.) उशी; उसें; उशास घ्यावयाची वस्तु. [सं. उत+शीधि]

**उसाण**—न. १ (कों.) उधान; पौर्णिमेची अगर अमावास्याची समुद्रास येणारी अतिशय मोठी भरती. २ महापूर (नदीस येणारी). [सं. उत+प्रि; उच्छि=वर येणें, उच्छयण; प्रा. उस्सयण.]

**उसावर-भर**—(कर्ना.) धंदा; काम; संबंध; भानगड; उठाठेव. 'त्याच्या उसाभरीला जाऊं नको. त्याच्याशीं संबंध ठेवूं

नको' [अर. इस्तिब्रा=संबंध तोडणें; मोकळें होणें.] ० **करणें**—(माण.) व्यवस्था ठेवणें.

**उसार**—पु. रिकामी जागा; मोकळी जागा (गलबत, घर यांमध्ये) [हिं. उसारा=देवडी?]

**उसास**—उच्छ्वास पहा.

**उसासणें**—क्रि. १ उसासा टाकणें; दम घेणें. 'मग देओ भणे हो हो कां उसासती । राहे राहे कां पळिसी ।'—शिशु १०६८. २ उसळणें; वर येणें. 'सागरीं लहरी उसासे । उसासली ते सवेंचि नासे ।'—एभा २८. २८६. ३ उमटणें; उन्नत होणें; ज्वानीत येणें; फुलणें; भरणें (स्त्रीचे स्तन). 'संगीन कुच भरदार सजिव सजदार गुलमंद उसासले ।'—प्रला ११३. ४ टाकणें; त्याग करणें. 'लक्ष्मी उसासिली ।'—भाए १११. [सं. उत्+शस्=उन्नत होणें; श्वास टाकणें; प्रा. उसासा]

**उसासा**—पु. १ दीर्घ श्वास; सुस्कारा. २ विसावा; विश्रांति. 'पाठीं व्याघ्रादि तामसा । योनी तो अळुमाळु ऐसा । देहाधाराचा उसासा । आथी जोही ।'—झा १६. ४१५. ३ पाण्याच्या नळांत हवा येण्याकरितां ठेवलेले उंच छिद्र. उच्छ्वास पहा. [सं. उत्+शस्; प्रा. उसासा] ० **उसासा**—पु. जोराचा सुस्कारा, श्वास. (क्रि० टाकणें). [उसासा द्वि.]

**उसासी**—स्त्री. उशी. [सं. उत्+शीधि; हिं. उसीसा]

**उसाळणें**—सक्रि. हर्षविणें; आनंदित करणें. [उसळणें सं. उत्+शल]

**उसाळा**—पु. उल्हास; उत्साह; आवेश; जोर; उमाळा. उसळी पहा. 'तेथें ऋषिकुळ सकळ नाचती निर्मळ उछायाचेनि उसाळे ।'—दा ४८९. 'सद्गुरु कृपेचेनि बळे । परोक्षज्ञानाचेनि उसाळे ।'—दा ५. ३. ४८. 'उसाळें नभामाजि दारू निघाली'—राक १.८८. [सं. उत+शल]

**उसाळी**—स्त्री. उडी; उसळी पहा. 'रोधिलें चित्त घे उसाळी । कथा संपतां अवबोर्की ।'—मुआदि १३. १७. 'वाम हस्त मीवे-तळीं । दुजा सुदला पादमूर्ळीं । गगनीं देऊनि उसाळी । धरातळीं टाकिला ॥'—मुआदि ४१. १३७.

**उसिंट**—न. उष्टें पहा. 'उसिंटें लाहावेआचे सायासु । तेथ सेवेंची कवणी आसु ।'—दाव २. ५३. 'तऱ्ही नव्हेंचि उसिटी । दिटी जयाची ।'—अमृ २. १५.

**उसित**—घशांत घास अडकणें; असूत, उशीत पहा. (क्रि० जाणें) 'उचक्री लागली उसित गेला । पीत उसळले उलाट जाला ।'—दा ३. ६. ३३. [सं. उत+सिक्थ]

**उसिणें**—न. उडें; उसणें पहा. 'उसिणें घेतले देवांचे । मूळ शोधिलें राक्षसांचे ।'—दा १६. ६. ३१.

**उसीर, उसीरह**—उशीर पहा. 'आतां उसीरहं होईलु अपडे ।'  
-शिशु १८५. 'आतां न लावावा उसीर' -वेसीस्व ३.५.

**उसीसें**—न. उसासा; श्वास; दमा. 'कीं संसाराचेनि त्रसें ।  
जे करौनि होते उसीसें ।' -ऋ ६०. [ सं. उत्+भस् ]

**उसुलवार**—वि. ( कों. ) जोरानें वाढणारा; वर येणारा;  
वाढाळू ( झाड, मूल वगैरे ). [ सं. उत्+शूल ]

**उसू**—वि. ( कों. ) सैल; फट राहिलेला; घट न बसलेला;  
शिथिल; पोकळ ( खुंटी, दादरा, दार वगैरे ). [ सं. उत्+सिक्-  
स्युत ]

**उसूल**—पु. वसूल; जमा; उत्पन्न. [ अर. वुसूल ]

**उसें**—न. १ विद्याच्याची डोक्याकडची बाजू; उशागत पहा. २ उशी; गिरदी; निजतांना डोक्याखाली घेतलेला आधार. ३ निजलेल्या स्थितीत ठेवलेले डोकें ' उसें मुद्देवर ठेवूं नको, उशीवर ठेव. ' ' उशाखाली हात सांपडला. ' [ सं. उत्+शीषे; प्रा. उस्तीस; उच्छीषेक-उस्तीस-उसें-उसें-रा. ग्रंथमाला ] ( कोणेकाचे )  
**मांडीचे उसें करणें**—आपल्या संरक्षणासंबंधी सर्वेस्वी एखाद्यावर विश्वास ठेवणें. ० गत-उशागत पहा.

**उसेती**—स्त्री. ( नाविक ) भरतीची वेळ. [ उस+येणे ]

**उस्करणें**—उक्ति. ( प्र. ) उस्तरणें; विसकटणें; अस्ताव्यस्त करणें; विखरणें. ' वीण रसभरही उस्करली नाही. ' -झांकली मूठ ( हडप ) १९. [ सं. उत्+शकल ]

**उस्कारा, उस्कारासस्कारा**—पु. उसासा; सुस्कारा; जोराचा श्वास; दम. ( कि० टाकणें ) [ सं. उत्+श्वास; हुश्श+ सं. कृ ]

**उस्क्या**—स्त्री. वाळू; रेंती. उसवु पहा. ' लाज्या लाद्या कीं लेप्या लाळु । कातुडे तयासी वदती आरळु । सिकता वाळु उस्क्या उसवु वाळु । नदीतीरखव्या म्हणणें कीं ॥ ' -दावि ५४. [ का. उसुकु=वाळु ]

**उस्तरणें**—क्रि. १ घरावरील कवळें, गवत वगैरे आच्छादन काढणें; छपरावरील ओमण वगैरे काढणें. २ विस्कटणें; उलगाडणें; उघडें करणें. ३ उसवणें; वीण काढून टाकणें; दोरा काढणें. ४ नासधूस करणें; मोकळें करणें; अलग करणें; भाग वेगळे वेगळे करणें. ' सारी पोथी उस्तरली पण तें पत्र कोठें सांपडलें नाही. ' [ सं. उत्+स्तृ ]

**उस्तराउस्तर**—स्त्री. मोठ्या प्रमाणावर व सर्वत्र उस्तरण्याची क्रिया; उलगाडणें; उस्कटणें; मोकळें करणें; उघडें करणें वगैरे. उलघ्यापालथ, उस्तरणें पहा. [ सं. उत्+स्तृ ]

**उस्तरें**—न. ( गो. ) ठसका; उशीत; असूत-द पहा. ( कि० जाणें ). [ सं. उत्+सिक्थ-उसित; उस्तर+ ]

**उस्त्वारी**—स्त्री. १ डागडुजी; दुकस्ती; व्यवस्था; मजबुती; पुनर्घटना. ' लोकांचे कर्जीचा मार्ग होऊन आपली उस्त्वारी होईल. ' -रा १२.९१. २ उपचार; तैनात; शुभ्रषा. ' जखमांची वगैरे पथ-

पाण्याची उस्त्वारी बरीच आहे. ' -ख ११.६०१७. ' राजाराणीची उस्त्वारी करतात. ' -प्राणिमो ११०. ३ मशागत; लागवड ( शेत, जमीन वगैरेची ). ' जमिनीची नीट उस्त्वारी ठेविल्यास ती सुधारते. ' -शे ३.२. ४ ( माण. ) उठाठेव; चौकशी. [ फा. उस्त्वारी ]

**उस्ताद, उस्तादगिरी, उस्तादी**—( हि. गु. ) वस्ताद पहा.

**उस्ते**—न. ( कों. ) पहाटिचा किंवा सकाळचा संधिप्रकाश; सुंजुकसुंजुक. [ सं. उषा; प्रा. उसा ]

**उस्मरणें**—अक्रि. १ सुस्कारा टाकणें; श्वास टाकणें. २ हुंदके देणें; स्फुंदणें. ३ धापा टाकणें. [ सं. उत्+स्मृ-स्मृणोति ]

**उस्मरणें, उस्मरणें**—उक्ति. १ आठवणें; आठवण करणें; स्मरण करणें; पुन्हां पुन्हां पुढें आणणें. २ उल्लेख करणें; सांगणें; दिग्दर्शित करणें. [ सं. उत्+स्मृ-स्मरति ]

**उस्मरा**—पु. १ विश्रांति; दम; श्रमानंतरचा विसावा. ( कि० घेणें ). २ दीर्घ श्वास सोडणें; सुस्कारा टाकणें. ( कि० टाकणें ). [ सं. उत्+स्मि-स्मेर ? ]

**उस्मस्थड**—न. ( गो. ) बागाईत जमिनीशेजारची पडीत जमीन.

**उस्मारा, उस्मारा**—पु. १ उपकाराचें किंवा अपकाराचें स्मरण, आठवण, जाणीव, दिग्दर्शन. उ० उस्मारा टाकणें; उस्मारा करणें. २ ( सामा. ) उल्लेख; कथन; दिग्दर्शन. [ सं. उत्+स्मृ ]

**उस्मारा**—उभ्रमा पहा.

**उस्मा**—स्त्री. गाय. ' राखिता कळप या वनि उसा. ' -वामन विराट ८.४८. [ सं. ]

**उस्नाप**—( कुण. ) उःशाप पहा.

**उस्वास-सा**—पु. उश्वास पहा. ' स्वास उस्वास कोंडला । तेंपें प्राणी जाजावला ॥ ' -दा ३.१.३९.

**उहापोह**—जहापोह पहा.

**उहुं-हूँ**—उद्गा. नव्हे, नाही, नको या अर्थी; नकारार्थी अव्यय. ' उपसी परि गांभीर्ये आपण न उहुं म्हणोनि त्या विटवी. ' -मोसभा ५.८६. [ ध्व. : सं. उत्+हुम्=संमति; म. हूं ]

**उहू**—पु. १ व्यूह; विभू; कट; युक्ति; वेत; तर्क; कल्पना. ( कि० रचणें ). ' रात्रीं जाऊन घर वेढून त्याला धरावें असा उहू रचला. ' २ परिस्थितीप्रमाणें मूळ सामान्य रीतीच्या नाक्यांत विशेषा-नुरोधानें केलेला फरक. ( उ० एकवचनाच्या टिकाणीं अनेकवचन, पुष्टिगाच्या टिकाणीं स्त्रीलिङ्ग, अमुक शब्दावद्दल विष्यु इ. नांव. ) ' यज्ञोपवीत धारण करावें हें सामान्यवचन, येथें दोन यज्ञोपवीतें धारण करावीं असा उहू केला पाहिजे. ' हेतु कायम ठेवून शास्त्र-वचनांत जरूर तो बदल करणें. ३ प्रथम उल्लेख; प्रस्तावना; परिस्फोट; विषयाची मांडणी ( कि. काढणें ). ' मी आपण होऊन उहू काढणार नाहीं, तुम्हीं उहू काढा म्हणजे मी मध्यस्थपणें बोलेन. ' [ सं. उह, उहा, व्यूह ]

**उह**—स्त्री. (खा.) (१) सुन. (२) धाकटी भावजय. [ सं. वधू-वहू-उहू-भात्रै ७.१-४ ]

**उळ**—न. फूल. 'उळणें कीं पडणें। कुचभाराचें कोण जाणें। फांकणें कीं सुकणें। जाउळा(जातीपुष्प)चें ॥'—अमृ ४.८. [ सं. पुष्प-कुळ-उळ-उळ ]

**उळउळी, उरउळी**—स्त्री. अव. (गो.) पिसा; पिसवा. [ का. हुळु=किडा, जंतु; हुळि=किड्यांनीं खाणें ]

**उळउळीत**—वि. (गो.) किंचित तापलेलें; कोंबट. [ का. उळगु=जाळणें ? ]

**उळकंबणें, उळकुंबणें, उळकंबा, उळकुंबा**—ओळकंबणें; ओळकुंबणें. ओळकंबा पहा.

**उळग**—उळीग पहा.

**उळगाऊ, उळगी**—वि. उळिगाकरितां योग्य; अंहर किवा इतर देणगी देण्यासाराखें ( वन्न वंगरे ). [ का. उळ=उंची वन्न ]

**उळगी, उळिगी**—स्त्री. १ एखाद्या कामाचें ओझें, भार; एखाद्याचें उपकार फेडण्याचें ओझें. २ विगार. 'तरी कर्मप्रवृत्तीही लागीं। तथा आयासु नाहीं आंगीं। जे प्रवृत्तीचेही उळिगीं। लोडुकि आथी ॥'—ज्ञा १८.४५८. [ का. उळिग=सेवा ]

**उळंबणें**—उक्ति. अवलंबणें; आश्रय करणें; प्राप्त होणें. 'भगवंताचिये भक्ति। स्वर्गसुखातें उळंबित ॥'—रास १.६३२. [ सं. अवलंब ]

**उळंबळणें**—अकि. तुडुंब भरणें ( भाडें, नदीचें पात्र वंगरे ). [ सं. उत्+लंब ]

**उळपात**—कांथाची पात. [ ता. ते. तुळ. का. उळिळ=केद, कांदा ]

**उळवई-यी**—स्त्री. (कर्ना.) गाडीच्या चाकांच्या तुंब्यांतील (च्यांत कणा असतो तें) लोखंडी कडें, वसवी, आवण.

**उळा**—पु. हवळा; हुळा; भाजलेला हरभरा. [ का. उळगु=जाळणें; मः हुळा ]

**उळिग**—स्त्री. भोंवरा. 'आटहि पाहार जैसे पायां। उळिग घापे ॥'—ज्ञा १७.२०२. [ का. उळ्ळु=वाटोळें फिरणें, गुंडाळणें ]

**उळिग, उळीग**—स्त्री. १ सेवा; चाकरी. उळगी पहा. 'उळिग मी करीन। आंघोळीचें ॥'—ज्ञा १३.४१९. २ काम; व्यवसाय; धंदा. 'चतुर्वर्णां धातली। सिनानीं उळिगे ॥'—ज्ञा १८.८१७. ३ विगार; पडलेलें काम. ४ उपकाराचें ओझें. ( किं. वारणें ). 'तरी कर्मप्रवृत्तीहीलागीं। तथा आयासु नाहीं आंगीं। जे प्रवृत्तीचेही उळिगी। लोडुकि आथी ॥'—ज्ञा १८.४५८. ५ (वि.) सण; श्राद्धपक्ष इ० नैमित्तिक विशेष. [ का. उळिग=सेवा, चाकरी, काम ]

**उळी**—स्त्री. (व.) (सुतारी धंदा) किकरें; पटाशी. [ का. उळि ]

**उळोगार**—पु. (गो.) ओघळ.

**उळळा**—पु. (कर्ना.) एक प्रकारचें गवत.

**उक्षण**—न. (गो.) नांगरणी. [ सं. उत्+खन ]

**उक्षण**—न. सिचन; ओक्षण. अवोक्षण पहा. [ सं. उक्ष=शिपडणें ]

**उक्षतरण**—विना. ऑक्सफोर्ड; इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड शहर. 'वैतमानकाळीं उक्षतरणनगरीं वास करणाऱ्या महा वैदिकांची माहिती ... ..'—नि ४२४. [ सं. उक्ष=वैल+तरण ]

**उक्षित**—वि. सिंचित; भिजविलेले; ओले केलेले. 'स्वपरक्षत-जोक्षित ते जेवि वसंती पलाशतह फुलले।'—मोभीष्म २.९. [ सं. उक्ष=शिपडणें ]

**उक्षी**—स्त्री. एक वनस्पति. ही झाडे डोंगराळ जमिनीत होतात, याच्या फळाचें चूर्ण पत्री, जायफळ इ० पदार्थांच्या चूर्णांबरोबर पंडुरोगावर देतात.—वगु १.७२. —शे ६.२८७.

## ऊ

**ऊ**—१ मराठी वर्णमालेतील सहावा स्वर. अक्षर विकास उ प्रमाणेंच. २ शंकर-चंद्रवाचक शब्द.

**ऊ, ऊं**—स्त्री. कैसांत किंवा मलीन वखांत घाणिनें उत्पन्न होणारा व चावणारा एक प्रकारचा लहानसा सहा पायांचा व कांटांची सोड असलेला किडा. (अव.) उवां-वा. 'अरिकरि-घटा पहातां तुज नरसिंहा विमूढगति होऊ।'—मो०कर्ण ७.१७. [ सं. युका; प्रा. जुआ; दे. ऊआ; सि. जुअ; पं. हि. गु. जू; फ्रेंजि. जुव; आर्मेजि. झीऊ ] • **टिचणें**—ऊ मारणें.

**ऊं**—उद्गा. १ (प्रशार्थी) काय ! असें कसें ! २ (असंमति-दर्शक) अं : ! ३ (अवमानार्थी) धू : हू ! वा ! शू : ! ऊं : ! तो काय मूख आहे. —मृ २०. ४ असें ! अं ! असावधपणासुळें गोष्ट घडल्यानंतर ती स्पष्ट ध्यानांत आली असतां निघणारा उद्गार. [ हि. पं. गु. जू; जि. जुव ]

**ऊ**—मना. (तृतीयपुरुषी एकवचनी संवनाम). तो, ती, तें. 'बाद ऊ (=त्याच्या मागून) अवलाद व अहफाद त्यानीं रवा करणे.'—रा १५.३६४. [ अर.ऊ=तो ]

**ऊख**—पु. (हि.) ऊंस. [ सं. इक्षु; प्रा. इक्खु ]

**ऊखर**—उखर पहा.

**ऊचवड**—उंचवट पहा. 'जे अवरां पैलीकडे। ब्रह्मस्वरूप ऊच-वडें।'—ज्ञाप ५३५.

**ऊट**—स्त्री. १ गाडीच्या चाकाला गतिरोध करण्यासाठीं आडवा लावलेला दगड; टेपा; टेका; आधार. (हा शब्द बऱ्याडांत पुळिगी वापरतात.) (किं० देणें) उटी पहा. २ चाकाला येणारा अडथळा

( दग्ध, उंचवटा, बांध यांचा ). ( क्रि० लागणे ). **उत्तरणें**—१ ताठा, गर्व नाहीसा करणें; नम्र करणें; वटणीस आणणें. २ भिकेस लावणें; धुळीला भिलविणें; नाश करणें. ३ ( संकट, अपमान इ० च्या ). उतारास लागणें. ४ चौर; भेग.

**ऊंउ**—पुन. १ उंउ पहा. -वि. २ ( ल ) लांबटांग्या; बारिकमान्या उंच व किरकोळ ( माणूस ) म्ह० ऊंउ कोण्या कार्नी बसेल कोण आणें ?—दुसऱ्याच्या संकटाला कोणी हंसू नये ( केव्हां हसणाऱ्यावर आपत्ति कोसळेल याचा नेम नाही; कदाचित् ऊंउ=अडथळा यावरून ). [ सं. उप्प ]

**ऊठउठी**—क्रि. उठाउठी पहा. ' एक म्हणती ऊठउठी । चला घेऊं हरीची भेटी । घाळूं हरिचरणों दृढ मिठी । प्रेम पोटीं न समाये । '—ह १६.१८८.

**ऊठड**—पु. जोंधळ्यावरील एक रोग -शे ७.३२.

**ऊठकळा**—उठकळा पहा.

**ऊठनाउचड**—स्त्री. ( व. ) पुरून उरण्याइतका जिनसांचा पुरवटा. ' शंभर आंब्यानें ऊठनाउचड होतें. '

**ऊठपाय**—क्रि. १ एका पायावर तयार ( जाण्यास, करण्यास ); सदां उभा. २ ( ल. ) उठल्याबसल्या; सदानकदां; सारखें तेंच; फिरून फिरून. ' तूं ऊठपाय त्याचे घरीं कां जातोस ? ' [ उठणें+पाय ]

**ऊठवशी, ऊठवस, ऊठावशी**—स्त्री. उठणें व बसणें; वारंवार उठण्याबसण्याचा व्यापार. ऊठवैस पहा. ( अव. ) **ऊठावशा**—१ शाळेंतील शिक्षेचा एक प्रकार. २ ( तालीम ) व्यायामाचा एक प्रकार; बैठका मारणें. ( क्रि० काढणें ). [ उठणें+वसणें ]

**ऊठवैस**—स्त्री १ ऊठवशी पहा. २ अस्थिरता; चंचलता.

**ऊठी**—स्त्री. बाकी; उंचल; उचापत. -शर.

**ऊड**—स्त्री. ( कों. ) भिंतींतील लहान सिडकीच्या आंतील भिंतीच्या हंदीपर्यंतचा उतरता व पसरट होत जाणारा भाग ( जास्त उजेड येण्यासाठीं ठेवलेला ).

**ऊड**—स्त्री. माया; कपट; दगा; धोका. ' प्रभु सुड घेइल पुढती अति ऊड करिन । '—आप ६२. [ सं. कूट-कूड; प्रा. ऊड ? ]

**ऊडवें**—न. ( कों. ) भाताच्या पेंढ्या झोडून भात काढून घेतल्यावर पेंढ्या पुन्हां रचून देवतात तें; गंजी. ( अव. ) उडवी. उडवें पहा. [ सं. उटज; प्रा. उडव; प्रा. उड=समुह, रास; सं. कूट; प्रा. उड; का. उडडी=ढीग ]

**ऊणखूण**—स्त्री. १ वर्म; रहस्य. उणखूण पहा. ' हे जिव्हारींची उणखूण । तुज संपूर्ण सांगीतली । '—एमा ११.१५६०. २ प्रचीति; वाटाघाट; चर्चा. ' रिघोनि सदगुरूस धारण । काहन शुद्ध निरूपण । याचीं करिसी उणखूण । प्रत्यक्ष आतां । '—दा ६.१०. ५२. उणखूण पहा.

**ऊत**—पु. उतणें पहा. १ पदार्थ कढूं लागला म्हणजे त्यांतील पाण्याचा अंश, फेंस वगैरे वाफच्या जोरानें वर उचलला जाण्याची क्रिया; उकळी. ' भीमाचे यश लाजवि सुरभिक्षीराचियाहि उतातें । '—मोकाणें ३८.२६. २ ( ल. ) फणफणाट; झणका; ताळा; डौल; उन्माद. ( क्रि० येणें; जिरणें; जिरविणें ). ३ उत्कर्ष; भरभराट; मयादेबाहेरची स्थिति; अतिशयपणा; ( ताहण्याचा, संपत्तीचा, चिलटांचा इ० ). ' यंदा आंब्यांना उत आला आहे. ' ४ उसळी; आंतून वर येणें. ' यमुनेच्या डोहावरी आला उत । काळ्या कृतांत धुयुकारे । '—तुगा ५१. ५ ( ल. ) समुद्राची भरती. ' ये धर्मचमू भासें धुव्धाब्धीच्या उतासमा, राया । '—मोभीष्म ९.१४. ६ उचंबळलेली मनोवृत्ति; गदह्वर; आवेग. [ सं. उत; तुल० का. ऊदु=कुमणें; वर येणें ] **०मारणें**—चेव नाहीसा करणें, मोडणें; फुगवटा ( दुधावर आलेला ) पाणी घालून नाहीसा करणें. **०येणें**—आंत न मावण्याइतकें पुढळ वाढणें. ' रूसो—जपानी युद्धाचे वेळी जपानांतल्या आबाल-वृद्धांच्या देशाभिमानाला खरोखरीच उत आलेला दिसला. '—**०मात**—पु. उन्माद; माज; उद्वटपणा; बेफिकीरी; रागीटपणाचे कृत्य; धुंदी; उर्मटपणा. ( क्रि० करणें; मांडणें; उतरणें; जिरणें; जिरवणें. [ उतणें+मातणें ]

**ऊद**—पु. १ एका वृक्षाचा सुगंधी चीक. ( धूपासाठीं जाळतात तो ) विस्तवावर टाकला असतां सुवास देणारा; लोबाण; धूप. तुर्कस्थान, पूर्व आफ्रिका, जावा, सुमात्रा या देशांत याचीं झाडे होतात. हा वात, कफ, कंडुनाशक आहे. याच्या उदबत्त्या करितात. उदाचे प्रकार—१ भीमसेनी. २ जनादनी. ३ लोहबंदी. ४ कवड्या. [ अर. उद ] **०काडी-चर्ची**—स्त्री. १ उदानें माखलेली काडी. उदबत्ती पहा. २ ( उप. ) बोंबील. ( बोंबील भाजला असतां घाण सुटते म्हणून ). **उदेल, उदाचा अके**—न.पु. उदाचें तेल; हें पांढऱ्या व कवड्या उदाच्या भरड कुटीपासून तयार करतात. **ऊदफूल**—न. उदाचें फूल; मडक्यांत ऊद जाळतात व त्याच्या धुरापासून घनीकरण कियेनें हें तयार करतात.

**ऊद**—पु. एक वृक्ष. [ अर. ]

**ऊद**—न. काडेचोर; मांजराच्या जातीचा एक प्राणी. हा रात्रीं हिडतो व तान्हा मुलास उचलून नेतो असा समज आहे. इतर हिंस्र पशुंप्रमाणे याच्या तोंडाच्या लाळेपासून जखम हूपित होण्याचा संभव असतो. [ सं. उद्र ]

**ऊदाईन**—न. ( शाप. ) ( इ. ) बेंझाईन. हा वणेंहीन स्फटिकरूप घन असून अल्कहल किंवा ईथर यांत वितळतो. याचा धूपाकडे फार उपयोग होतो. [ अर. ऊद ]

**ऊदाम्ल**—न. ( रसा. ) ( इ. ) बेंझाईक ॲसिड. हें मोठें शक्तिमान आहे. हें पोटांत गेलें असतां मूत्रमार्गांच्या अंतस्त्वचेतील स्लेष्ममय पदार्थास रोगबीजरहित करून उत्तेजित करते.

**जुदिन**—न. ( शाप. ) ( इं. ) बैक्षिन; हे दगडी कोळशाच्या डांबरांत सांपडते. ह्याचा डांबरी रंग करण्याच्या कामी उपयोग होतो.

**जुदिल अल्कहल**—न. ( रसा. ) ( इं. ) बैक्षिल अल्कोहोल. हा जाई, मोगरा इ०च्या अतरांत सांपडतो. यास सौम्य सुगंध येतो. भानिल कर्बिनल ( फेनिल कर्बिनोल ).

**जुदिल प्रायोजित**—न. ( इं. ) बैक्षालिडहाइड. वर्षाहीन सुगंध द्रव्य; कडू वदामाचे तेल.

**ऊंथा**—वि. ( खा. ) उलटा; विरुद्ध. [ गु. सि. ऊंधो ]

**ऊन**—स्त्री. लोकर. 'दुलया उनाच्या, शालनामाच्या संजापदार.'—प्रसुतिकृत्यादर्श १. [ सं. ऊर्णा ]

**ऊन**—वि. कमी; उणे; अपुरे; थोडे; न्यून. उ० एकोन, अधो०, पाऊण. [ सं. ]

**ऊन**—ह्—न. सुर्याचा ताप, तेज; किरणांचा प्रकाश; ओप; ओपाळी. 'सम्यजनी हित पृच्छक, सीतार्तद्वि कोण गा ! नये ऊर्णा'—मोसभा ४. १०८. —वि. गरम; कढत; उष्ण. [ सं. उष्ण; प्रा. उण्ह; गु. उण्डु ] **ऊन-आग**—वि. १ जळजळीत; कडक; होरपळण्यासारखे; चटका बसण्यासारखे. २ ( ल. ) ताजे; गरम; ऊष्ण; नवे कोरें; नुकतेच केलेले. **०खाणे**—उनांत बसणे. **०ताचणे**—सूर्यकिरण जास्त प्रखर होणे. **०ताहान म्हणणे**—पहाणे, **मानणे**—( नकारार्थी प्रयोग ) काही संकटांची वगेरे पर्वा न करता कामास लागणे; काही सबबी न सांगता ताबडतोब निघणे.

**०पाऊस**—३. ऊन आणि पाऊस; नागवा पाऊस; सूर्याचे ऊन पडले असतांना पडणारा पाऊस. **०पारखा**—वि. आयुष्यातील अडचणींचा अनुभव नसणारा; नाउक; श्रीमंतीत लोळणारा. **०वारा**—पु. झळई; अहळी; ऊन, दाह करणारा वारा. **०वारा लागणे**, **सोसणे**—१ ( नकारार्थी प्रयोग ) संसारातील अडीअडचणींना पारखा असणे. २ ( होकारार्थी प्रयोग ) सर्व संकटाना तयार असणे; सर्व प्रकारच्या हवा, परिस्थिती सहन करणे. **०परतणे**—ऊन कमी—खाली होणे.

**उपाळणे**—सक्ति. उपाळणे; उपटणे. 'कित्ती येक उपाळती लाग वेणे'—राक २५. [ उत्पाटन ]

**ऊब**—स्त्री. १ निर्वातस्थळाची, कोंदटपणामुळे उद्धवणारी उष्णता; गरमपणा. २ शिजणाऱ्या पदार्थापासून निघणारी वाफ. ३ विस्तवाची अथवा तापवलेल्या पदार्थाची उष्णता, धन. 'तेवींचि वन्हित्व आंगीं. आणि उबे उबगणे आंगी.'—ज्ञा १८. २२०. ४ प्राण्यांच्या आंगची उष्णता. ५ उष्ण हवा; गरमी; उकाडा. ६ ( ल. ) विद्या, संपत्ति इ०चा गवै, ताडा; त्यामुळे अंगी असलेला आत्मविश्वास, धमक, भरंवसा. ७ सुख; साधन; आधार. 'त्याच्या जवळ पैशाची ऊब आहे.' **०जिकणे**—भीड किंवा दारारा चेपणे;

भीति नाहीशी होणे; परिचय, स्नेह होणे. **०जिरविणे**—रग उतरविणे; नांगी तोडणे; हड्डी नरम करणे. [ का. उब्बे=उष्णता, वाफ. तुल० सं. उत्तप—उत्पन्न—उब्ब—ऊब ]

**ऊर**—पु. १ पोटावरचा आणि गळ्याखालचा पुढल्या अंगाचा भाग; छाती. 'उर कुहिलेजल जळें । आसुवांचेनी ॥'—ज्ञा १३. ५६०. 'किंवा व्याघ्र व्याघ्रा भेदी प्रखरें शिलीमुखें उर गा।'—मोभीष्म ९. २४. २ ( ब्रियांचे ) स्तन; वक्षःस्थल. 'तों तों तिचा उर भरीव दिसोनि येतो.'—नळ ७०. [ सं. उरस्; प्रा. उर ]

**म्ह० ऊरी** केश माथां टक्कल=एका बाजूने मिळविणे व दुसऱ्या बाजूने गमावणे. **०उलणे**—अतिशय दुःख होणे. 'परतेल काय ऐकुनि हे सार्ध्वीचीं उरेंचि उलतिल कीं।'—मोवन १२. ९८.

**०काढून चालणे**—एटीत चालणे; वेमुर्वत वागणे. **०वडपणे**—भय. लाज, मत्सर वगैरेनी धैर्य नाहीत होणे; उत्साह नष्ट होणे; छातीस धक्का बसणे; निराशा वाटणे. **०दबणे**—बसणे—गांगरून जाणे; भयचकित होणे. उर उलणे पहा. **०दाटणे**—भरणे—( दुःख, प्रीति यामुळे ) गहिवरून घेणे; छाती भरून घेणे; बांध बसणे. **०पिकणे**—१ कफ दाटणे व त्यामुळे घसा बंद होणे; अति श्रमाने छातीस ताण बसणे. २ ( ल. ) त्रास, छळ होणे. **०पिकविणे**—त्रास देणे. 'पदोपर्दी येउन शीकवीला । तथापि तेणें उर पीकवीला ॥'—साहू २. १४.

**०फाटणे**—अतिशय दुःख होणे; उर उलणे—दबणे पहा. 'फाटे उर शोकाने बहु निंय क्षत्रधर्म त्या वाटे ॥'—मोअश्व ५. ३९. **०फुटणे**—१ ( ब्रियांना उद्देशून ) स्तनांचा उद्गम होण्याच्या बयास घेणे 'ती ऊर फुटण्याच्या बयांत आली आहे.' २ हृदयविकार होणे; छाती फुटून निकामी होणे ( घोडा ). ३ शोकाने, काळजीने व्याकुळ होणे; उरी फुटणे. ४ ( व. ) हिंसत चालणे. 'पुरांत उडी टाकून धारेपर्यंत पोहत आला पण पुढे ऊर फुटेना.' **०फोडणे**—१ अतिशय श्रम करणे. २ आहाराबाहेर काम करून गळाणे; मेढ्यास घेणे. **०बडविणे**—दुःख—शोकप्रदर्शनार्थे छातीवर हात मारणे. **उरस्फोड करणे**—ऊर फोडणे; अतिशय श्रम करणे **उरापोटी**—करणे, धरणे, उरापोटावर उचलणे—अतिशय श्रम करून काम करणे, चालविणे, उचलणे; उर फोडणे. 'अहो ! उरापोटी करीन कसे तरी झाले !'—एकचंगाला. 'ती आपल्या मुलांना उरीपोटी धरते.' **उरावर घालणे**—( शिवी ) इच्छा नसतांना एखाद्यास घेणे, यावयास भाग पडणे; 'गोणीभर होन ब्राह्मणांच्या उरावर घातले.'—नामदेव नाटक १०५. **उरावर असणे**—एखाद्यावर अधि कार चालवणे—सत्ता असणे; एखाद्याच्या डोक्यावर असणे. **उरावर घेणे**—१ अतिशय कठिण काम पार पाडण्यासाठी अंगावर घेणे, स्वीकारणे. २ ( ल. ) ( शिवी—ब्रियांच्या बाबतीत ) संभोग देणे. **उरावर धोंडा ठेवणे**—१ स्वतःचे मनोविकार दाखून धरणे; स्वतःवर जोर चालविणे. २ एखाद्यास अतिशय कठिण काम करावयास सांगणे ( पूर्वी

मोंगलईत सरकारी वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांच्या उरावर धोंडा ठेवीत असत यावरून. सक्ति करणें; 'कोणी तुमच्या उरावर धोंड ठेवली होती!' -नाकु ३.१५. **उरावर बसणें**-१ छातीवर बसणें. २ (ल.) टाळतां न येणारें काम अंगावर येऊन पडणें; त्यामुळे असहाय्यता येणें. ३ मागें लागून निकडीनें काम करून घेणें. ४ पुरुषानें एखाद्या स्त्रीवर बलात्कार करणें; स्त्रीसंभोग करणें. **उरावर हात ठेवणें**-लावणें, ठेवून-लावून-सांगणें-बोलणें-जोरानें वचन देणें; एखाद्याबद्दल खात्रीनें सांगणें. 'या श्लोकाचा अर्थ मला समजला आहे, असें मी उराला हात लावून तुला सांगतो' **उराशीं धरणें**-१ आलिंगन देणें. २ नम्रवणानें प्रार्थणें. ३ काहीं झाले तरी (हातीं घेतलेले काम) शेवटास नेण्याचा निश्चय करणें; सतत (गोष्ट) स्मरणांत ठेवणें. ४ स्वीकारणें; पतकरणें; आपले म्हणणें; न सोडणें. **उरावर शेगडा**-अतिशय दुःख; विवंचना; त्रास. **उराला हात लावणें**-सत्यता, आत्मविश्वास, निश्चय, धमक दाखविण्यासाठीं छातीस हात लावणें. **उरास लावणें**-उरी पोटीं धरणें-दादाबाबा करणें; मनवळविणें. उराशीं धरणें पहा. **उराची शिंप**-शिंपी-स्त्री. (निदाव्यञ्जक) खोल छाती; छातीचा खळगा. **उराचा तख्ता**-पु. भरदार छाती. **उराचा पांजरा**-पिजरा-पु. क्षीणतेमुळे छाती वरील सर्व हाडे दिसणें; छातीचा सांपळा. **उरावरचा गोहो-धगड**-पु. १ ज्या व्यक्ती-अगर वस्त्रविषयीं एखाद्यास सतत भीति वाटते ती वस्तु; उरावरील दडपण; धोंड. २ नवरा; जार. [को. गोहो=नवरा] **उरीं डांगर घेणें**-कठीण काम स्वीकारणें; अतिशय दगदग करणें. **उरीं डांगर पुरीं काढ्या घेणें**-(छातीवर पवेत घेणें व नदीच्या पुरांतून काटेकुटे ओढून काढणें) पोटासाठीं अतिशय दगदगीचे काबाडकष्ट करून सर्व तऱ्हेचे उपाय करून पाहणें. **उरीं पोटीं करणें**-अतिशय श्रम करणें उरापोटीं करणें पहा. **उरीं फुटणें**-अर फुटणें पहा. 'इतका अभ्यास करून उरीं फुटायचें आहे का काय?' -मी (आपटें). **उरीं भरणें**-१ दमणें. 'उरीं भरली ऊरपोट। केली चळवळ झाली घाबरी ॥' -पला २. 'तो सक्तमजुरी करून उरीं भरला.' २ स्त्रियांच्या स्तनांचा उद्गम होणें; ऊर भरणें. ० **तूट**-स्त्री. (उराशीं धरण्यांत, मिठी मारण्यात अडथळा, प्रतिबंध, व्यत्यय यावरून) वियोग; विरह. (किं० करणें; होणें). ० **दुखी**-स्त्री. १ उरांतील दुःख. २ (ल.) मत्सर; हेवा. ० **पाकीट**-न. (क. शिवण) छातीवरचा खिसा. [ऊर+इं. पॉकेट-खिसा] ० **फोड**-स्त्री. उरस्फोड; अतिशय दगदगीचें व संकटमय काम; श्रम; उद्योग. -वि. असे श्रम पडणारें, फार मेहनतीचें (काम) ० **भेट**-स्त्री. छातीस छाती लावणें; मिठी मारून भेटणें.

**ऊर**-स्त्री. १ उरलेले; जास्त झालेले काम, पदार्थ, गोष्ट; बाकी; शिल्लक; शेष. 'इतकें आवण एवढ्या खांबरास पुरणार नाहीं

असें वाटत होतें; परंतु पुरून ऊर आली.' 'या उरीत (उरलेल्या कापडांत) एक जाकीट बसेल.' २ तूट; उणीव; उरता या अर्थी. [उर्वरित सं. उर+ऊ] ० **न पूर**-स्त्री. उरणें न पुरणें; प्रसंगी कामाला न पुरण्यासारखें किंवा पूरून न उरण्यासारखें सामान, सामग्री; उणीव, तूट कमतरता. ० **पूर**-स्त्री. पुरून उरण्याइतकी सामग्री; भरपूर; सष्टि; आधिक्य. [उरणें+पुरणें] ० **सूर**-स्त्री. १ शिल्लक; बाकी; अवशेष [ऊर द्वि.] -वि. शिल्लकी; उरलेले; राहिलेले.

**ऊर**-न.पु. उत; और; नदीचा पूर. [सं. पू-पूर; प्रा. ऊर] **ऊरू**, **ऊर**-न. खेडेगांव. प्रामनामावाचक सामासिक शब्दांतील अन्त्य भाग म्हणून येतें. उ० जसें देव+ऊर=देवूर, चंद्र+ऊर=चंद्रूर. [सं. पुर, प्रा. ऊर; का. ऊर]

**ऊरू**-पु.स्त्री. गुढ्याच्या वरचा भाग; मांडी. 'तरी ऊरू या जघनासी। जडोनि घाली ॥' -ज्ञा ६.१९२. [सं.] ० **कर्म**-(वृत्त्य.) मांड्यानीं केलेले अभिनय; वृत्त्यामध्ये ऊरूकर्म पांच आहेत-स्तंभन, कंपन, बलन, विवर्तन, उद्गर्तन. ० **उद्गृह्यत भौमिचारी**-१ (वृत्त्य) टांच बाहेरच्या बाजूस येईल असें चवड्यावर उभें राहून व जंघा वांकडी करून वरचेवर फिरविणें. २ (करण) उजवा हात फिरवून मांडीच्या मागे वांकडा करून ठेवणें व पोटी वांकडी करून वर उचलून बाजूस वळविणें, म्हणजे मांडी वर होऊन जरा वळली जाते. ० **मूल-संधि**-न.पु. १ मांडीचा कमरेशीं संलग्न असलेला भाग. २ जांघ; वंक्षण; कटिसंधि; आडसंधि. ० **स्तंभ**-पु. एक वातरोग; वातानें खालचें अंग जाणें; पुष्कळ दिवसांचा मांड्यांचा पक्षघात.

**ऊरूफ**-ऊर्फ पहा.

**ऊरूबरू**-क्रिवि. समक्ष; समोर. उरूबुरु पहा. [फा. रूबरू]

**ऊर्जे**-पु. हिमंत; शक्ति; ताकद; तेज. [सं. ऊर्जस्]

**ऊर्जा**-स्त्री. उस्तवारी; संरक्षण. 'उरजा' पहा. [सं. ऊर्जस्]

**ऊर्जित**-न. उत्कर्षाचा काळ; चढती कळा; बढती; भरभराट; कल्याण. [सं.] -वि. शक्तिमान; चढता; उत्कर्षाचा. ० **कळा**-काल-स्त्री.पु. भरभराटीचे दिवस.

**ऊर्ण**-न. लोंकर; तंतू; धागा. [सं.] ० **तंत**-पु. कोळ्याच्या (किज्याच्या) जाळ्याचा धागा; 'हस्त (हृती) बांधीजे ऊर्णतंतं। लोभे मृत्य प्रभरातें.' -दा २.१०.१५. ० **नाभी**-पु. कोळी; किडा (याच्या शरिरांतून लोकरीसारखा धागा निघतो). उर्णनाभी पहा. 'ऊर्णनाभीचा तंतूसुर्णी ॥ जरि उचलिलेले धरिनी ॥' [सं.]

**ऊर्णा**-स्त्री. १ लोंकर (मेढी, ससा, उंट इ० चे केस). २ लोंकरीचे कापड. (शाल, पोंगडी). ३ दोन भुवयामधील नाकाच्या मुळाशीं असलेले केस. या टिकाणीं भोंवरा असणें हे सावेंनाम. त्वांचे वंक्षण समजतात. [सं. ऊर्ण]

**ऊर्ता**—स्त्री. ( व. ) वाट पाहणें; थांबणें. अरुता पहा. ' माझी ऊर्ता नको, तुम्ही लम जुळवा. ' [ अरुता ]

**ऊर्ध्व, ऊर्ध्व**—क्रिवि. वरती; उंच; वर. -वि. १ वरील; उंचा-वरचा. २ ( गणित ) उभा; लंब. ( इ. ) वृष्टिकल. [ सं. ऊर्ध्व ] **ऊर्ध्व-गति**—स्त्री. वर चढणें; उंच उडणें, जाणें; आकाशांत भराऱ्या मारण. ' विचारे ऊर्ध्व चढती । तयासीच ऊर्ध्वगति ॥ '—दा १७ ३. २२. **०मुख**—वि. वर तोंड करून पहाणारा. -क्रिवि. वर तोंड करून ' ऊर्ध्वमुखें भेद तुटतो. '—दा २०.३.२२. ' चिंतुनियां चेंडू हाणे ऊर्ध्वमुखें । ठेलीं सकळिक पाहतचि ॥ '—तुगा ४२.

**ऊर्ध्व**—पु. १ मरण्यापूर्वी लागलेला श्वास; घरघर. २ एक रोग; श्वास; दमा; छाती भरून येणें. ३ खस्वस्तिक. [ सं. ] **०गति**—वि. उंच जाणारा, उडणारा. **०जानु ( आकाशीचारी )**—( नृत्य. ) एक पाय आजूचित करून गुढवा वक्षस्थळाइतका उंच करणें व दुसरा पाय तसाच ठेवणें. **०जानु करण**—न. ( नृत्य ) उजवा पाय कुंचित करून गुढया उंच करणें, डावा हात वक्षस्थळावर व उजवा हात उजव्या पायाप्रमाणें कुंचित करून वर उचलणें. **०दृष्टि**—वि. वर किंवा आकाशाकडे, वरच्या दिशेकडे नजर लावलेला ( माणूस ); वरडोळ्या; दूर दृष्टीचा; उदात्त हेतूचा; गर्विष्ठ; महत्त्वाकांक्षी; थोर मनाचा. -स्त्री. १ आकाशाकडे असलेली नजर. २ ( ल. ) कपट; महत्त्वाकांक्षा; अभिमान; उच्च हेतू. **०देह**—पु. मरणोत्तर आत्म्याला प्राप्त होणारा देह. **०देहिक**—न. उत्तरक्रिया. और्ध्वदेहिक पहा. **०नाडी**—स्त्री. वर जाणारी नाडी; सुप्नुमा. इडा पहा. **०पंथ**—पु. ( काव्य ) वरचा मार्ग; वरची दिशा; स्वर्गास किंवा आकाशांत जाण्याचा रस्ता. ' जो जो वाढे पंथत । मैनाक नामें अद्भुत । तों ऊर्ध्वपंथ आडवा येत । हनुमंतासी ते कार्ळी ॥ ' **०पातन**—न. पाणी अथवा इतर द्रव पदार्थ यांची आंच लावून वाफ करणें व त्या वाफेचें पुन्हां द्रवपदार्थांत रूपांतर करणें, या सर्व क्रियेस ऊर्ध्वपातन क्रिया म्हणतात. ( इ. ) डिस्टिलेशन. ह्या क्रियेन पदार्थाचा अर्क काढणें. **०पान**—न. ( सांकेतिक ) दारू पिणें अथवा मादक पदार्थ सेवन करणें. **०पुडू**—पु. कपाळी लाविलेला चंदनाचा उभा टिळा; उभें गंध. ' ऊर्ध्वपुडू भाळ । कठीं शोभे माळ । कांपिजे कळिकाळ तया भेणें ॥ '—तुगा २२१४. **०बाहु**—पु. सतत वर हात ठेवणाऱ्या बैराग्यांचा एक पंथ. **०मस्तक**—न. डोक्यावरची कवटी. **०मुखी-गोम**—स्त्री. ( घोड्याच्या आंगावरील ) गोमेसारखा केसांच्या अग्र्यांचा वर बळलेला सुबका. हा अशुभकारक समजतात; याच्या उलट अधो-मुखी गोम. **०मूळ**—वि. वर मुळें असलेला; उलटा १ ( ल. ) देह; शरीर. २ प्रपंच जगत्. **०मंडळ**—न. ( नृत्य ) दोन्ही हात वर करून वाटोळें फिरणें. **०रेखा-षा**—स्त्री. १ तळहातावरील किंवा तळ-पायावरील वर जाणारी सरळ रेष. ' ऊर्ध्वरेषा पाया असली म्हणजे राज्य किंवा तीर्थयात्रा. ' २ ( गणित ) लंब रेषा; उभी रेषा. **०रेतस्क-**

**रेता**—पु. हनुमान, भीष्म इ० चिरब्रह्मचारी. -वि. नैत्रिक; आमरण ब्रह्म-चारी; ज्याचा कर्षीहि वीथ्यात होत नाही असा. ' तेथ वसती सन-कादिक । ऊर्ध्वरेते देख महायोगी । '—एभा २४.२१७. ' तो राघवप्रिय विरक्त । ऊर्ध्वरेतस्क वज्रदेही ॥ ' ' ऊर्ध्वरेत मुनीश्वरांसी । '—गुच १३.६९. **०लोक**—पु. १ स्वर्ग; इंद्रलोक. २ स्वर्गातील अनेक लोक ( चंद्रलोक, ब्रह्मलोक इ० ). **०वाट-वायु**—ऊर्ध्व अर्थ १ व २ पहा. **०वाट**—स्त्री. स्वर्गाची वाट; ऊर्ध्वपंथ. ' प्राणार्शी तुजा-यीच्या दाउन ऊर्ध्ववाट माघारे फिरती । '—ऐपो २६९. **०स्वस्तिक**—न. खस्वस्तिक. **०संस्थ ( बाहु )**—( नृत्य ) पाहणाराच्या सुखा-आड न येतां, लोंबत सोडलेले बाहू वर नेणें.

**ऊर्ध्वाधर**—वि. खस्वस्तिक व अधःस्वस्तिक यांच्याकडे टोकें असलेला; लंब, सरळ रेषेत उभा. [ ऊर्ध्व+अधर ]

**ऊर्ध्वासन**—न. ( योग. ) चौऱ्यायर्शी आमनापैकीं ताठ उभें राहणें हें एक आसन. [ सं. ऊर्ध्व + आसन ]

**ऊर्ध्वी**—स्त्री. ऊर्ध्वनाडी पहा. ' मग ऊर्ध्वीचिया रिगानिगा । पुढती तेचि शक्ति गा । '—ज्ञा १८.३३७. [ सं. ऊर्ध्व ]

**ऊर्ध्व**—वि. नांवांनें लोकांमध्ये माहीत असलेला; प्रसिद्ध नांवाचा; सामान्यतः; दुसऱ्या नांवाचा; टोपण नांवाचा; अथवा; म्हणजे. उर्फ पहा. ' माहे मोहरम ऊर्ध्व चैत्र. '—मोल. ' बाळाजी जनादेन ऊर्ध्व नाना फडनीस. ' [ अर. उर्फ=नांवाचा; प्रख्यात. ]

**ऊर्मि-मी**—पुस्त्री. १ लाट; उसळी; उकळी; तरंग; लहर ( पाण्याची ). ' तुका म्हणे गंगासागरसंगमी । अक्क्या झाल्या ऊर्मि एकमय । '—तुगा ४०१६. ' आली ऊर्मि साहे । '—तुगा. २. वंग; प्रवाह. ३ ( ल. ) आकस्मिक उत्कंठा; इच्छा; आग; वृत्ति ( मनाची ). ' किं कौशळमीं दारुण । सद्बिबेकें आवरिजे । ' [ सं. ऊर्मि ]

**ऊर्मिका**—स्त्री. ( लहरीप्रमाणें चमकणारी ) अंगठी. ' उद्योत तो उत्कट ऊर्मिकांचा । '—सारुह ८.१५२. [ सं. ऊर्मि = लाट ]

**ऊर्वा**—उर्वी पहा.

**ऊवर**—स्त्री. खाजण; खारी जमीन. [ सं. ]

**ऊष्मवर्ण, ऊष्मा**—पु. ( व्या. ) श, ष, स, या अक्षरांम ही संज्ञा त्यांच्या उच्चारावरून लावतात. हे उष्म म्हणजे उष्णता उत्पन्न करणारे अथवा प्रखर उच्चाराचे म्हणून यांना हें नांव आहे. कोणी ऊष्मवर्णांत ' ह ' चाहि समावेश करतात. [ सं. ]

**ऊष्मा**—उष्मा पहा.

**ऊस, ऊंस**—पु. साखर, काकवी, खडीसाखर, रूळ इ. ज्याच्या रसापासून तयार होतात अशी एक ५-६ हात उंचीची वनस्पती; ऊंस हिंदुस्थानांत सर्वत्र होतो. याचे पांढरा, तांबडा, काळा, पुंब्या, पटरी वगैरे प्रकार आहेत. तसेंच १ साल्या=दरसाल गाळला जाणारा; याच्या गुळाचा उतार कमी असतो. २ आड(ड)साल्या=दीड वर्षांनें गाळला



जागारा; याचा मूळ कसदार व रुचकर असतो. ३ खोडवा=जमिनी पामन वीतभर बुंधा राखून तोडतात व त्यास घुमारे फुटून होणारा; याचा मूळ चिकीचा असतो. उसाचा कोणताहि भाग फुकट जात नाही. हा समशीतोष्ण आहे रस थंड असतो. वेडा ऊंस म्हणून एक औषधोपयोगी प्रकार आहे. २ उसाचा फड; उभे पीक. 'उसांत जाऊन वाटें शोध किवा आण.' [चं इंधुः प्रा. इक्षु, उच्छु; हिं. ऊख.]  
 ० म्ह १ ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खावा? ; =एखादी गोष्ट चांगली असली म्हणून आपल्या फायद्याकरिता तिचा हवा तसा उपयोग करावा काय! 'ऊस गोड पण मुळासकट खावा? ; =एखादा उदार भेटला म्हणून आपण त्याला साराच लुवाइ नये. ऊस मुळासकट खावा तर मुळापासून दातांना त्रास होऊन रक्त येते, त्याप्रमाणे एखादा देणारा भेटला व त्याचा फार फायदा घेतला तर तोही त्रासतो. २ ( व. ) उसापोटी काऊस=सर्गापोटी शनश्वर ३ उसांत जाऊन वाटें शोधी, किवा आणणे. उसांतले वाड-१ उसाचा शेडा, वाटें. २ ( ल ) हुषार, होतकरू मुलगा. ० खतचिण-उसास खत घालणे. ० साळणें-सांजळणें-उसाची पांसे-पाती सोळणे.

**ऊस**—स्त्री एक प्रकारची खारी माती [ सं. ऊय-र. प्रा. ऊस=खरी माती ]

**ऊसदार**—न. पुढील दार. त्याच्या आसपासची जागा; शेजाराचा प्रदेश. परसदार याच्या उलट. [ उजूदार ]

**ऊह-डु**—पु. १ तर्क; अजमास; अंदाज; तर्कज्ञान. २ परिस्थित्यनुसार बदल केलेला ( शास्त्रवचनांत वर्णरं. उहू अर्थ १ पहा. [ सं. ] ० चाळणें-प्रतिपादन करणे 'अथी असत्याचा बडिवाहू । सद्भावें केला जो सदगुरु । त्यास मिथ्या नास्तिक विचारू । एकांती नहू ऊहू चाळी ।'—पद्मा २३ २२७.

**ऊहापह**—पु. बाटाघाट; साधकवाधक विचार; शहानिशा; विचारपूर्वक करावयाची योजना; काळजीपूर्वक चर्चा, विवरण. 'त्या तर्चाचा पूर्ण ऊहापोह करून आमच्या ऋषींनी मागेच निर्णय केला आहे.'—टि ८. १२५. [ सं. ऊहू=तर्करूप ज्ञान+अपोह=विपरीत तर्क.]

**ऊहापोहणें**—क्रि. चर्चा करणे, बाटाघाट करणे. 'आतां व्यापक ही एक देशी । हे ऊहापोही जे ऐसी ।'—ज्ञा ६. ८९.

**ऊहूं**—उद्गा. छे । नव्हे! नको (असंमतिदर्शक). [ ध्व. ; ऊं+हूं=हुंकार. ]

**ऊळ**—स्त्री. कांथाचें रोप; पातीच्या कांथाची गड्डी. [ का. उळळ=कांदा ]

## ऋ

**ऋ**—मराठी वर्णमालेतील सातवें अक्षर. हे अक्षर इ. स. च्या ६ व्या शतकांत उष्णीषविजयधरणीच्या ताडपत्रांत प्रथम आढ-

ळते. वर्तमान नागरी ऋ याच आकृतीपासून बनला आहे. यानंतर १० व्या शतकांतील एका नेपाळी हस्तलिखित पुस्तकांत व ११ व्या शतकांतील काहीं लेखांत ऋ दिसतो.

**ऋक्**—पु. चार वेदांपैकी पहिला वेद; ऋग्वेद. —स्त्री. ऋग्वेदांतील ऋचा. मंत्र; सूक्तांतील एक भाग. ० संहिता—स्त्री. ऋग्वेदसंहिता; ऋग्वेद ग्रंथ; ऋग्वेद पहा. [ सं. ]

**ऋग्वेद**—पु. चार वेदांपैकी पहिला वेद. या वेदाचीं १० मंडले असून तीं निरनिराळ्या ऋषींच्या नांवांवर आहेत. काहीं ऋचांचे एक सूक्त व काहीं सूक्तांचे एक मंडल अशी याची गणना आहे. याची दुसरी गणना म्हणजे आठ अष्टक व ६४ अध्याय ही होय. काहीं ऋचांचा एक वर्ग, काहीं वर्गांचा एक अध्याय, आठ अध्यायांचा एक अष्टक व अंस आठ अष्टक म्हणजे ऋग्वेद. ही विभागणी अलीकडील आहे. ऋग्वेदाची एकंदर सूक्तां १०२८ असून एकंदर ऋचा १०५८०॥ व अक्षरसंख्या ४३२००० आहे. चारी वेदांत ऋग्वेद मोठा आहे. ऋग्वेद हा ऋग्वेद असून यज्ञांतील होता नामक ऋत्विजांचे यांतील मंत्र म्हणावयाचे असतात. [ सं. ]

**ऋग्वेदी**—पु ऋग्वेदास अनुसरणारा ब्राह्मण; ज्याच्या कुलपरंपरेत-उपनयन, विवाहादि संस्कार ऋग्वेदांतील मंत्रांनी होतात असा ब्राह्मण; ब्राह्मणवर्गांतील एक शाखा. [ सं. ]

**ऋचा**—स्त्री. १ ऋग्वेदसूक्तांतील एक मंत्र, श्लोक. 'बोळती निपेधनियमें । जिचा ऋचा यजुःसामें ।'—ज्ञा १५. १६६. २ वेदांतील मंत्र. 'ऋचा ध्रुति स्मृति । अथेय स्वर्गे स्तवक जाती ।'—दा १२. ५. ४. 'ऋचेंतल्या...स्वरांची संथा घेत स्टेजवर नाच करतो.'—नाकु ३. १२. [ सं. ]

**ऋजु**—वि. १ सरळ; प्रत्यक्ष; उजू. २ ( ल. ) प्रामाणिक; निष्कपटी; साधा; अकृत्रिम; सच्चा. [ सं. ]

**ऋजुभुजक्षेत्र**—न. ( गणित ) बहुकोणाकृति; सरळरेषाकृति. [ सं. ऋजु+भुज+क्षेत्र ]

**ऋण**—१ कर्ज; देणे; रीण; परत द्यावयाच्या बोलिनें ( सव्याज किंवा तसेच ) घेतलेले द्रव्य, इ. २ ( ल. ) उपकार; माणसाला पुढील तीन ऋण असतात असे समजले जाते—देवऋण; ऋषिऋण; पितृऋण; कोणी मनुष्यऋण असे चौथे ऋण मानितात. ऋणत्रय पहा. 'हे माझे पूर्वील जुने ऋण । देवापाशी जाण ठेविले होते ।'—एभा २३. ४५२. 'ऋण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ।'—तुगा १०. २ ( अंकगणित ) बाद किंवा वजा करावयाचा अंक, रकम. ३ ( बीजगणित ) वजाबाकीचे चिन्ह; उणे चिन्ह; उणी संख्या; वजा करावयाची संख्या; याच्या उलट धन. ४ ( पदार्थविज्ञान ) विजेचा एक प्रकार; ( इं. ) ( निगेटिव्ह ) अपसारक विद्युत्; धनविद्युत्च्या उलट ऋणविद्युत्; जवळ असलेल्या दोन पदार्थांपैकी एकावर ऋणवीज असेल तर दुसऱ्यावर धनवीज उत्पन्न

होते. [ सं. ] ०करणे—१ कर्ज काढणे. २ कर्ज करणे. ०काढणे—कर्ज काढणे. ०फिटणे—कर्जमुक्त होणे; उपकाराची फेड होणे. 'मेलों रणांत म्हणजे तुमचें याचेंहि सर्वे ऋण फिटले.'—मोमीपम ११. ७४. म्ह० १ ऋण काढून सण करणे=अनुकूलता नसतांही उसन्या पैशांवर लौकिक, हौस संभाळणे. २ ऋण कृत्वा घृतं पिवेत्=प्रसिद्ध नास्तिकाप्रणी चावर्णकाच्या नांवांनै प्रसिद्ध असलेल्या पुढील श्लोकांत हा चरण आहे. 'यावज्जीवं सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिवेत्। भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः।' (अथै—जीवांत जीव आहे तोपर्यंत चैन करावी ऋण काढून तूप प्यावें. कारण या देहाचा भरंवसा काय ? जन्म गेलेला देह पुन्हां मिळत नाही). ०करी—वि. १ कर्ज देणारा; सावकार; उत्तमण. २ कर्ज घेणारा; देणेदार; ऋणको; अधमण. ३ ज्यापासून काहीं उपयोग नाही पण ज्याला उगीच पोसावें लागतें अमा, कुचकाभाचा माणूस; आळशी. आयत खाऊ अशास निदिने म्हणतात. ४ ज्याच्याकडून आपल्याला नेहमी मदत होते व जो सारखा आपल्यावर कृपा करीत असतो अशा माणसास कृतज्ञतादर्शक तुदीने म्हणतात. ०ग्रस्त—वि. कर्ज-बाजारी; कर्जांत बुडालेला. ०घातकी—वि. (ना.) अवसानघातकी; ऐन वेळेवर मागे घेणारा. ०चिन्ह—न. (गणित) उणे चिन्ह, (-) ऋण अर्थ ३ पहा. ०त्रय—न. देवऋण, पितृऋण, ऋषिऋण; ऋण अर्थ १ पहा. 'मी ऋणत्रयापासून त्रिशुद्धि। मुक्त झालों भगवंता।' 'प्राचीन ग्रंथांतून ऋणत्रयाची कल्पना आढळते.'—टि ८.१४८. ०दार—वि. देणेदार; ऋणकरी; ऋणकरी अर्थ २ व ३ पहा. ०धन—न. १ कर्जाक, उसना घेतलेला पैसा. २ उणे अधिक चिन्ह. ०धुव—पु. (पदाथे विज्ञान.) (सुंक्काच्या किंवा विजेच्या) दोन टोकांपैकी एक टोक. (इं.) निगेटिव्ह पोल; ऍथोड याच्या उलट. ०पद—न. वजा करावयाचा राशि, पद; ऋण अर्थ ३ पहा. ०बंध—बंधन—पुन. कर्जाचे बंधन; कर्जाची अटक; कर्जाचा जाच. ०बद्ध—वि. कर्जांनै बांधला गेलेला; ऋणग्रस्त. ०मुक्त—वि. कर्जमुक्त झालेला; अऋणी. ०मुक्ति—मोक्ष—मोचन—दोषधन—खी. पुन. कर्जाची फेड; कर्जाचे वारण; कर्ज देऊन टाकणे. ०मोचित—वि. १ ऋणमुक्त. २ (कायदा) धनकोने कर्ज निवारिलें असतां जो धनकोचा नोकर होतो तो. ०वई—पणा—वि.पु. ऋणी; ऋणीपणा. 'निळा म्हणे ऋणवई-पणा। होतसां नारायणा उत्तीणे।'—निगा १९०. —नागा ६३५. ०विद्युत्—खी. विजेचा एक प्रकार. (इं.) निगेटिव्ह इलेक्ट्रिसिटी; ऋण अर्थ ४ पहा. याच्या उलट धनविद्युत्. ०हर्ता—वि. (ऋण फेडणारा.) परमेश्वराचें एक विशेषण. ख्रिस्ती वाड्मयांत प्रयोग.

ऋणको—पु. कर्ज असलेला; कूळ; अधमण; ऋणकरी; धनकोच्या उलट. [ ऋण ]

ऋणवैपण—न. ऋणवईपणा पहा. 'तें ऋणवैपण देखोनि अंगी। मी आपुल्याचि उत्तीर्णत्वालार्गी।'—शा ८.१३१. [ ऋण ]

ऋणाईत, ऋणाईतस्वरूपी, ऋणायतस्वरूपी, ऋणायी-तस्वरूपी—पु. १ (सामा.) ऋणकरी. २ काहीं उपयोग नसतां पोसावा लागणारा ऋणकरी. 'उगीच ऋणायतस्वरूप्यासारखे डोक्याला हात टेकून चार चौघ येथे येतात तेथे बसू नका.'—मोर ८. ३ देणेदार; कर्जदार. 'एक म्हणे हा माझा ऋणायित। भला सांपडला येथ।'—एमा २३.५२१. म्ह० सगळी साळ्याची, अर्धी माळ्याची धनीण तेल्याची अन् ऋणाईत ब्राह्मणाची (बायको).

ऋणादान—न. १ सावकारीचा धंदा; पैस उसने देण्याचा व्यवसाय. २ कर्जवसुली; उग्राणी. ३ कर्जेफेड. [ सं. ऋण+आदान ]

ऋणानुबंध—पु. १ चाळ सुखदुःखाचा पूर्व जन्मासाी ऋणसंबंध. इष्टानिष्ठ फड देणारा पूर्वसंबंध; प्राक्तन. योगायोग; ईश्वरी-सूत्र. 'हा परमश्रगाच्या घरचा ऋणानुबंध.' २ स्नेहसंबंध; परोवा; भैत्री. 'जन हो। मत्रपामुनिया सुयादु.खाया मुळींच वर्जावी। सरला ऋणानुबंधचि ईशस्मरणीच वेळ याजावी॥'—वनवासी फूल—टिक. [ सं. ऋण+अनुबंध ]

ऋणिया—वि. १ कर्जदार; देणेकरी; ऋणको. 'परी मेषु जे होइजेळ। ऋणिया तुज॥'—शा १८.३०१. २ धनको, सावकार. 'जेसा समर्थु आणि ऋणिया। मागों आला वाइणिया। न लोटे तैसा प्राणिया। पडे तो भोगु॥'—शा १८.२५२. [ ऋण ]

ऋणी—वि. १ ऋणासंबंधी. २ देणेदार; ऋणको. 'आमुचा तू ऋणी ठायींचाचि देवा। मागावया ठेवा आलों दारा॥'—तुण १२१९. ३ (ल.) उपकारबद्ध; उपकृत 'त्याचे आपण ऋणी नाहीं काय?'—टि ८.१४८.

ऋत—न. सत्य; खरेपणा. [ सं. ]

ऋतु—पु. १ विशिष्ट काळावधि; हवामानाप्रमाणे मानलेला वर्षाचा एक भाग; हवामानांत नियमाने होणारा फरक; भारतीयकालगणनेप्रमाणे दोन महिन्यांचा काल. हे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर असे सहा ऋतु कल्पिले आहेत. युरोपांत वसंत, ग्रीष्म, वर्षा व शरद असे चारच मानतात 'ते ऋतुकार्ळांचा मारुत। ज्ञानवनांतु जे रिधे॥'—एमा १२.१. २ ख्रियांचा मासिक चिटाळाचा काल; ख्रियांचा रजोदर्शन काल. ३ (ल.) हंगाम; मोसम (झाडावरील फुलां-फळांचा). ४ गभंधारणेचा काल; फळण्याचा काल (पशुपश्यांचा); ज्वानी. ५ सहा संख्येचा गट; ह्यावरून (ल.) सहा ही संख्या. [ सं. ] ०काल—१ गभंधारणेचा काल. हा रजोदर्शनापासून १६ दिवस असल्यामुळे संभोगास व सुप्रजाजननास योग्य समजला जातो. 'हेही वेदे नेमिले जाण। स्वदारागमन ऋतुकार्ळां।'—एमा २१.१९६. २ ऋतुपरत्ये येणारा काल; ऋतु चाळ असलेली वेळ; हंगाम; मोसम. 'ऋतुकाळे फळे येती पूर्णे। त्यांसि दृष्टिभेटी हाटी जाण।'—एमा २३.९८. 'ऋतुकाळोद्भव पुष्प-फळ।' ०गण—पु. ऋतूंचा समुदाय; सारे ऋतू. ०त्रय—न. तीन ऋतू;

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. 'पै ऋतुत्रय आकाशें । धरुनियाही जैसे ॥' -ज्ञा १४.२९१. [ सं. ] ०दर्शन-न. रजोदर्शन; स्त्रियांस प्रथम प्राप्त होणारा ऋतु, विटाळ; नहाण; ऋतुप्राप्ति. ०दान-न संभोग; स्त्रीसमागम. 'अर्धरात्रीनंतर आर्थेस ऋतुदान करावें.' -सुप्त १७. ०पत्ति-पु. वसंतऋतु. 'जसे ऋतुपतीचे द्वार । वनश्री निरंतर । वोलगे फळभार । लावण्येसी ।' -ज्ञा ३.१००. (जुने अप. रूप ऋतिपति. 'फुलबडवा ऋतिपति । वोलिका वृहस्पती ॥' -शिष्ट ५१. ०पयांय-पु. ऋतूंचें परिवर्तन; अनुक्रम; ऋतूंचें पुन्हां-पुन्हां येणें; ऋतूंत बदल. ०प्राप्ति-स्त्री. रजोदर्शन, ऋतु प्राप्त होणें; नहाण; विटाळोपण. 'मुख्य मुख्य स्मृती आणि सुत्रे हुणसंगच्या वेळीं प्रचारांत असून पुत्र्य मानीत असत. या ग्रंथातून सुलीचा लमाचा काळ आठ वर्षांपासून ऋतुप्राप्तीपर्यंत सांगितला आहे.' -टि ४.११५. ०मती-स्त्री. (अप. रूपे-ऋतुवती-वंता-वती.) १ विटाळशी; प्रथम ऋतु प्राप्त झालेली कन्या; नहाणाली. २ विटाळ प्राप्त झाल्यापासून १६ दिवसपर्यंत गर्भसंभव होण्यास किंवा गर्भधारणेस योग्य स्त्री; विशेषतः चवथ्या दिवशी ती अशी अवयव भोग्य समजतात. 'व्रत व धादू सांग होऊन ऋतुमतीची इच्छाही पूर्ण होईल.' -सुप्त १७. ०शांति-शांत-स्त्री. प्रथम रजोदर्शनसमयीं अनिष्ट मासादिकांचें दूषित फलनाद्याथे करावयाची शांति; गर्भाधानविधि. 'कारण पुढें शुक्राचा अस्त आहे म्हणून कुटुंबाची ऋतुशांति करून घ्या.' -कफा ९. ०संपादणें-ऋतुदान करणें; संभोगणें. 'दिवस पांचवा ऋतु संपादन मग जा गुणराशी ।' -पला १२. ०स्नाता-त-वि. १ विटाळोपणानंतर स्नान करून शुद्ध झालेली. २ (बुकीनें) विटाळशी; ऋतुमती; रजस्वला. 'ऋतुलात भार्या, जिला चतुर्थे दिवस त्याच दिवशीं एकादशी ..... आली अरोल तर ...' -सुप्त १६. ३ संभोगयोग्य; उपभोग्य. 'कां शुनी जैशी ऋतुस्नात । तीसीं भोगूं यती श्वान बहुत.' -एभा १०.५२२. [ सं. ऋतु+स्नाता; ऋतुस्नात बुकीचा प्रयोग ]

**ऋतुऋतु-ऋतु**-वि. आर्तवजनक; ऋतु प्राप्त करून देणारें (औषध वगैरे). [ सं. ऋतु+उद्भव ]

**ऋत्विज**-पु. यज्ञयाग, होमहवन इ० कर्म करणारा, त्यांत भाग घेणारा; यजमानानें याची योजना करावयाची असते. यज्ञयागांत व होमहवनांत ऋत्विगवरण नांवाचा एक विधि असतो. यांत यजमानानें आपल्या घरीं करावयाच्या यज्ञकर्मांत विशिष्टकार्मी त्या त्या ऋत्विजाची योजना करून त्यांचें पूजनकसवयाचें असतें. ऋत्विज अव्यंग, तरुण असावा वगैरे लक्षणें सुप्रग्रंथांतून (आश्वलायनगृह्यसूत्र १.२३.) दिली आहेत. [ सं. ऋतु+इज्=पूजा करणें ]

**ऋद्धि**-स्त्री. १ ऐश्वर्य; संपत्ति; भरभराट; समृद्धि; लक्ष्मी. 'का तपोबळे ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी ॥' -ज्ञा १.१८८. २ ऐश्वर्याचा, भरभराटीचा काळ. [ सं. ] ०सिद्धी-स्त्री. अ. १ गणपतीच्या दोन दासी, परिचारिका; सामान्यतः ऋद्धि. 'ऋद्धिसिद्धिसहित

महागणपतिभ्यो नमः ।' (विरू.) रुद्धिसिद्धि पहा. २ ऋद्धि आणि सिद्धी (अष्टमहासिद्धी); संपत्ति आणि यश.

**ऋषभ**-१ वैल; पोळें; वसु. २ (संगीत)(शुद्ध) सात स्वरांपैकीं दुसरा स्वर; सा, रे, ग, पैकीं रे हा स्वर. स्वरसप्तक पहा. -वि. श्रेष्ठ. उ० पुरुषर्षभ. 'व्यथान दती पुरुषा हे जया पुरुषर्षभा ।' -गीता २.१५. [ सं. ]

**ऋषि**-पु. १ तपश्चर्यादि पुण्यकर्मांचे ठिकाणीं ज्याची सतत पूर्ण निष्ठा असून ज्याची वचनें ईश्वरवचनाप्रमाणें लोक मानतात असा साधु, ऋषींमध्ये कदाचप, अत्रि इत्यादि सात ऋषी प्रसिद्ध आहेत. ऋषींमध्ये कांहीं वेदमंत्रद्रे (मंत्ररचना करणारे) आहेत. ऋषींचे पुढील सात प्रकार आढळतात-देवर्षि, ब्रह्मर्षि, राजर्षि हे तीन मुख्य आहेत. महर्षि परमर्षि, धृतिर्षि व कांडऋषि हे चार कोणी मानतात. (सामा.) तपस्वी; मुनि; योगी. २ सात्त्विक माणूस; देवमाणूस; शुद्ध आचरणाचा, धार्मिक माणूस. [ सं. ] ३ मू० नदींचे मूळ आणि ऋषींचे कूळ पाहू नये (केवढीही मोठी नदी असली तरी तिचा उगम एखाद्या ओहोड्यापासून झालेला असतो, तसेच पुढकळ ऋषींचा जन्म जारज किंवा हीन कुळांत झाला असल्याच्या महाभारत वगैरे ग्रंथांतून कथा आहेत, म्हणून त्यांचे मूळ शोधू नये, कारण ते अनादरास कारण होतें). एखाद्या गोष्टीचा अधिक लडा लावीत न बसतां चालू गोष्टीकडे अक्ष यावें या अर्थी उपकरण. ०ऋण-न. मनुष्यप्राण्याला असलेल्या ऋण-त्रयांपैकीं एक ऋण; दुसरीं दोन-देवऋण व पितृऋण होत. ऋषिर्षण व वेदाध्ययनयांनीं ऋषिऋण फिटतें. ०धान्य-न. मुख्य अठराधान्ये खेरीज करून साचे, वरी, देवभात वगैरे किरकोळ धान्यांपैकीं धान्य.

**०पंचमी**-स्त्री. भाद्रपद शुद्ध पंचमी; या दिवशीं अक्षतीसह सप्तऋषींची पूजा करतात. हे व्रत सर्व स्त्रियांनीं, विटाळशी असतांना बुकून घरांत कांहीं वस्तुस स्पर्श झाल्यास तो दोष नाहीसा होण्यासाठीं करावयाचें असतें. या दिवशीं स्त्रियांनीं वेलाच्या कष्टानें तयार झालेला कोणताही पदार्थ खावयाचा नसतो. ०मार्ग-पु. शास्त्रविहित आचार, वतन; शुद्ध, सात्त्विक वर्तन; निषिद्ध, अन्याय्य कर्मे लाभ होत असतांही सर्वथा न करणें. ०मार्गी-वि. शुद्ध वर्तन ठेवणारा; ऋषि-मार्गानें जाणारा. ०यज्ञ-पु. पंचमहायज्ञांपैकीं एक यज्ञ; ब्रह्मयज्ञ. इतर यज्ञांमध्ये प्रत्यक्ष अवदान किंवा बलिदान असतें परंतु या यज्ञांत ऋषिप्रीत्यर्थे वेदाध्ययन करणें हेंच हवन होय. ०संख्या, संख्याक-वि. सात ही संख्या; सात ऋषींवरून ही संज्ञा पडली आहे. 'खदिरशृक्षांचे शास्त्रसंख्याक । पळसांचे ऋषिसंख्याक । ऐसिया-परि सम्यक । यज्ञकिया अवलिंबी ॥' -जै १२.४५.

**ऋषेध्वराचा कारभार**-पु. दिरंगाईचा, सावकाशीचा, अव्यवस्थित चालणारा कारभार. [ शुद्धरूप ऋषीश्वर ]

**ऋष्टि**-स्त्री. लडाईचे एक शब्द; तलवार किंवा भाला. -हिल्ल २२. [ सं. ]

**ऋक्ष**-पु. अस्वल; रीस. -न. एक तारकापुंज. [ सं. ]

## ऋ, ल, लृ.

हे तीन स्वर आरंभी असलेले शब्द मराठी भाषेत येत नाहीत, संस्कृतमध्ये येतात.

## ए

**ए**—मराठी वर्णमालेतील अकारावें अक्षर. अक्षरविकास—याच्या पांच अवस्था आहेत १ गिरनार शिलालेख; २-३ सहाव्या शतकातील ताडपत्री ग्रंथ व बुद्दगयेचा लेख; ४ धार शिलालेखांतील काव्य (११ वें शतक). शेवटची पांचवी अवस्था त्यानंतर लवकरच प्रचारांत आली. —ओझा १.

**ए**—उद्ग. परिचयांतील माणसास हाक मारण्यासाठी योजावयाचे संबोधन; अरे! अग! 'ए रामा, इकडे ये.' [ सं. ]

**ए**—सना. हा, ही, हे, या. 'जो मजशी जुंजे अे भूतळीं। रायां-माजी ॥'—शिष्ट ८९०. 'तरि तेंही ए सुंदरी। मुखस्थेसु केला ॥'—शिष्ट ८०३. (कातवडी भाषा) 'ए बालानी मोय किशी करावा.'—मसाप २. ३१. [ सं. एतत; प्रा. एअ ]

**ए**—क्रि. (द्वितीय-तृतीयपुरुषी एकवचनी) ये, येते, येतो. ये पहा. 'बैरी सरिसा जीअे। तरि निद्रा कैसनिअे ॥'—शिष्ट ४७०. क्रियापदांतील व त्याच्या रूपांतील ये बद्दल ए येतो. उ० एअो. एऔनी अशा तऱ्हेचीं येवो, येवून वगैरेचीं रूपे होतात. 'अवदशा यां पांडवा। एअो नेदावी ॥'—शिष्ट ४९१. 'बेधे एऔनि वृंदावनां.'—दान १६५. [ सं. आनइ; प्रा. ए; म. येणे ]

**ए**—(अं)—तृतीयेचा एकवचनी प्रत्यय; नें; एं; शीं यांपैकीं दुसरा. 'परांये धुळवाडी खेलिजे। जाउडे यांचनि पाणिंअं सिंपजे ॥'—शिष्ट २७५. [ प्रत्यय ]

**ए**—(संक्षेप) एकूण.

**एअर**—खी. (इं) हवा; वायु; वारा. [ इं. ] **०गन**—खी. वात-नलिका; हृदयेचा दाबानें उडणारी बंदूक. **०टाइट**—वि. वातप्रतिबंधक; बाहेरून हवेचा प्रवेश न होणारा. **०पंप**—उ. (पदार्थविज्ञान) वाता-कर्षक यंत्र; वारा काढून घेण्याचा पंप. [ इं. ]

**एउत**—क्रि. इकडे. 'आतांची भणतु होतें। सापें नारद न एति एउतें ॥'—शिष्ट ११६. [ सं. अत्र, प्रा. एत्थ ]

**एक**—वि. १ आद्यसंख्यावाचक; सर्वसंख्यांमध्ये पहिली संख्या. २ एकटा; अद्वितीय; कोणी बरोबरीचा नसणारा. 'ब्रह्म जें आहे तें एक आहे.' ३ कोणी तरी; अमूक; एखादा. ४ विवक्षित एक; सर्वांत वरचढ. उ० एक शहाणा; एक लबाड; एक शिनळ. 'तो एक उभें राहवें.—संख्या ५.

वीर आहे.' ५ सारखें; एकरूप; एकच. **म्ह**० 'तुम्हीं आम्ही एक कंठाळीस मेख. ६ अतिशय किंवा एकसारखा; अव्याहत. जसें—एक पाऊस=न थांबणारा, एकसारखा पडणारा पाऊस; एक घोळ; एक गोंधळ; एक गद्दबज; एक अनय; एक रड वगैरे. ७ (संख्यावाचक अथवा प्रमाणवाचक शब्दांबरोबर योजतात) अजमास; जवळजवळ; मुमारे; कमजास्त. जमें—येथून कोसएकभर समुद्र आहे; शंभरएक रुपये शिल्लक असतील; पांच एक; बीस एक इ०. ८ न फिरणारे; अन्यथा न होणारे; सतत एक. 'तुम्ही थोरतुमचे वचन एक असावें.' उ. एकवचनी. एकबाणी; एकपत्नी. ९ दुसरा; निराळा; वेगळा; भिन्न; एक नव्हे असा 'हें औषध एक तें एक, एकसारखा गुण कसा येईल !' 'कंठे एक आणि झोटे एक.' [ सं. एक; प्रा. एक; फा. एक; लं. एक; अजय; प्रें. जि. एक; हिं. एक; यक; सिं. एक, दिक्, हक्; पं. दक; पंप. दक. हिक. हिक ] एक या शब्दाशीं दुसरे अनेक शब्द जोडून वाटल तसे वाक्यप्रचार करतात त्यांतील काहीं पुढें दिले आहेत. ( आपल्या टिकाणी ) **०म्हणविणें**—स्वतः बद्दलचा अर्जमान किंवा मोटपणा राखणें, प्रस्थापित करणें; आपणा कोणी मोट आहेत अगें मानणें. **०असणें—होणें—पडणें—एकजुट करणें;** एकत्र असणें; एकौ असणें. **०धरून बसण**—विशिष्ट गोष्टी संबंधी हेका धरून बसणें; हट धरणें. **एक करतां वेक होणें**—इच्छित न घडतां भलतेंच होणें, एक करावयास जातां दुसरे काहीं तरी होणें. **एकाचे दान करणें**—एकाचे वेक करून सांगणें. **एकाचे एकवीस पांचाचे पंचवीस करणें**—कुमठून सांगणें, पदार्थांचालून सांगणें; तंतोतंत खरें न सांगणें. **एक नाही दान नाही—मौन स्वीकारणें;** कोणाच्या अव्यामन्यत नसणें; तुल० ह्या नाही शिवा नाही. (तटस्थवृत्ति स्वीकारलेल्या माणसाबद्दल योजितात.)

**एकउंटी**—वि. (वृद्धिबळ क्रीडा) आपला एक उंट शिल्लक ठेवून प्रतिपक्ष्यावर प्यादेमात करणें; जसें—एक उंटी हुचमली (उंटमात).

**एकएक, एकक**—वि. प्रत्येकजण; एकएकटा; एकांमायून एक; एकैकजण; निरनिराळा, स्वतंत्र; वेगळा. **म्ह**० एकएक बात सव्वा सव्वा (नऊ नऊ) हात=लांबलचक गप्पा; भरमसाट, अवाच्या सवा बोलेणे.

**एकएकटा, एकएकला, एककटा, एककला**—वि. १ एकएक पहा. २ एकला; स्वतःच एकटा; बरोबर कोणी नसलेला; सोबत—मदत पाहिजे असलेला; दुसऱ्याची जरूर असलेला.

**एककट—टूट, एककूट—टूट**—क्रि. एकगट पहा.

**एककतार**—उद्ग. कवाडतीमधील एक हुकूम, बोल (इं. फॉल इन् यास प्रतिशब्द). हा हुकूम मिळाल्यावर सर्वांनीं एका सरळ रेषेत एकमेकांपासून ६ इंच अंतरावर आणि सर्वांत उंच मनुष्याच्या डाव्या हाताला, उंचीच्या प्रमाणांत एकाखाली एक असे उभें राहवें.—संख्या ५.

**एककरपद्धति**—स्त्री. (अर्थशास्त्र) सर्व कर काढून टाकून फक्त जमिनीच्या उत्पन्नावर कर बसविण्याचे तत्त्व, म्हणजे सर्व करांचे एकीकरण; (इं.) सिंगल टॅक्स. या तत्त्वाचा हेन्री जॉर्ज (१८०९-९३) या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाने प्रथम पुरस्कार केला.

**एककली**—लली—वि. १ हेकेखोर; संकुचित मनाचा; एकाच ठराविक मतांना, संवयींना, पद्धतींना किंवा गोष्टींना अगदी दृष्टाने चिकटून राहणारा; प्रसंगानुसार वागण्याचे ज्ञान नसलेला; कोत्या मनाचा. २ (पाठ करणे, तर्क करणे, हिशेब करणे. कवन करणे इ० पैकीं) एकाच विषयाकडे स्वाभाविक कल किंवा बुद्धि असलेला; एकांगी; एकदेशीय. [ एक+कल ]

**एककांचालमृण**—पु. स्त्री. एकच कुडी असलेला; एक प्रकारचा लसूण. (हीत निरनिराळ्या कुड्या, विद्या नमून, एकच गड्डा असतो) [ एक+कांदा+लसूण ]

**एककानी**—वि. एक काना असलेली (वंदक). [ एक+काना ]

**एककामी**—वि. एकच काम करण्यास लायक; हरकामीच्या उलट.

**एकंकार**—पु. १ जुळणी; जोडणी; मिसळणी. २ गर्दी; गुंतागुंत; गोंधळ; गोलकार. एकाकार पहा. —वि. एकरूप; समान; एकसारखा; एकाकार. 'राव रंक समसमान उंचनीच एककारी.' —पला ६५. [ शुध्द रूप एकाकार ]

**एककालिक, एककालीन**—वि. समकालीन; एकाच वेळचे; एका वेळी झालेले, आलेले; समवयस्क; समशिक्षित; (इं) कौंट-म्पोरी. [ सं. ]

**एकखटा**—क्रि. (नागपुरीरूप एकखटा) एकत्र; एका ठिकाणी करून; आखवंद; घाऊक; टोक; वट. [ सं. एक+कृत-त् ]

**एकखती**—खती—वि. दुसऱ्या, विजातीय रंगाची एकेरी छडी, रेष, सळई उठविलेला (रेशमी खण, लुगडे). [ म. एक+अर. खत=रेषा, रेष. ]

**एकखांबी**—वि. १ एकाच खांबावर उभा असलेला (तंत्र, घर वगैरे). २ (ल.) एकट्याच कर्ता पुरुष असलेले (कुटुंब, घर). [ एक+खांब ] म्ह० एका खांबावर द्वारका=ज्या कुटुंबांत फक्त एकच कर्ता माणूस राहिला आहे त्यास लावतात.

**एकखेप**—क्रि. एकपाळी; एकवार; पुन्हां एकदां. [ एक+खेप ]

**एकंग**—पु. काठीचा खेळ. 'एकंग लकडी, फरीगदका, लाठीचे हात व कवाईत ... (विद्यार्थ्यांकडून) करतून घ्यावी.' —संव्या ५२.

**एकगजब**—पु. एकगर्दी; गोंधळ; हळकळोळ. गजब पहा. [ एक+अर. घस्र ]

**एकगजर**—स्त्री. एकत्रित जोराचा आवाज, ओरड; आरडा-ओरड; कल्ला; गलका. [ एक+गजर ]

**एकगट**—गट्ट—क्रि. १ एकत्र; एका ठिकाणी; सर्व मिळून. २ एक जुटीने; सर्व एकत्रित होऊन; संघ करून. [ एक+गट ]

**एकगोळी**—वि. अखंडछुरी; खूर विभागेले नाहीत असा (घोडा) त्याच्या (घोड्याच्या) पायाचा आकार मूळचाच चांगला असून एकगोळी पसरट खुराच्या योगाने पाय फार छुंदर दिसतात. '—मराठी तिसरे पुस्तक (१८७३) १०६. [ एक+गोळ ]

**एकगोत्री**—वि. सगोत्री; एकच गोत्र असलेले; परस्पर. [ एक+गोत्र ]

**एकचएक**—वि. केवळ एक; अगदी एक; निव्वळ एक; दुसरे जोडीला नाही असे. 'माझे एकचएक पागोटें तें तुला देऊन काय करूं?' [ एक द्वि. ]

**एकचढ**—वि. वरचढ; एकाहून एक श्रेष्ठ. ० एक—एकावर एक ताण. 'काय एकाचढीं एक कारटीं निपजली आहेत.' —भा ४४. [ एक+चढणे ]

**एकचर**—वि. एकलकोंडा; एकटा फिरणारा; उटक राहणारा; याच्या उलट अनेकचर. [ सं. एक+चर ]

**एकचाकी गाडी**—स्त्री. एक चाक असलेली गाडी; ढकल-गाडी; रस्त्यांतून माल विकणारांची गाडी.

**एकचार**—पु. १ (गो.) एकी. २ (गु.) संकर; मिश्रण. [ एक+आचार ]

**एकचाल**—ली—वि. १ एका चालीचा; संवयीचा; रागाचा (गाण्यांत). धाटणीचा. २ एकमार्गी; एखाद्या ठराविक मतांना, संवयींना, पद्धतींना चिकटून बसणारा; एककली. ३ सरळ; प्रामाणिक; छक्केपंजे माहीत नसणारा. [ एक+चाल ]

**एकचित्त**—वि. १ एक मताचे; एकमेकांशी जुळणारे; सर्व-संत. २ एकाग्र; सावधान; लक्षपूर्वक. —न. १ एकाग्र असणारे चित्त, एकमत्य; सर्वांची एकदम तयारी. २ (ल.) जेवणास बसलेली मंडळी उठतांना सर्व एकदम जेऊन उठतात त्यावेळीं सर्वांचे जेवण झाले काय या अर्थी एकचित्त झाले काय? असे विचारतात. 'सर्वांचे भोजन संपले असे पाहून नैमित्तिक गोटागस्ते कामदार यांनी एकचित्त जाहल्याबद्दल हात जोडून श्रीमंतांस कळविले म्हणजे श्रीमंत खाशा स्वान्या हात धुऊन एनेमहालाच्या बाहेर जातात —ऐरापु २. १७. [ सं. एक+चित्त ]

**एकछत्री**—वि. एकाच राजाच्या किंवा मालकाच्या ताब्यांतील, अधिकारांतील; एकतंत्री; एकात्ताक (कारभार, राज्य इ०) ० **राज्य**—न. १ एका सावैभौमाच्या सत्तेखालचा अंमल, प्रदेश; ज्या प्रदेशावर दुसऱ्या कोणाची सत्ता नाही असा प्रदेश. 'हे भरतखंड इंग्लिश लोकांच्या एकछत्री राज्याखाली आहे.' —के. २ (ल.) एकजण करील ती पूर्वदिशा. [ सं. एक+छत्र ]

**एकजती एकमती**—स्त्री. एकमत; एकी; एकोपा (अनेक व्यक्तींमध्ये); वृषी मतैक्य; अविभक्तता. 'एकमती असल्यावाचून

आम्ही गहाण ठेवणार नाही. '—क्रि. एकमतानें; एकजुटीनें. 'हा रोखा एकमतीं लिहून दिला सही.' जतीमती पहा. [एक+जथेणें;+मत]

**एकजथा**—पु. एकत्व; संहति; एकोपा (जातीचा किंवा कुळाचा); एककुटुंब; एकजात. —क्रि. (गु. एकजथे) एक गज्जा; घाऊक; टोक. [एक+जथा]

**एकजन्मी**—वि. १ संबंध आयुष्यभर पुरणारें; अतिशय टिकाऊ; पुष्कळ काळ चालणारें. २ आयुष्यांत एकदांच केलेलें; ज्याची जन्मांत पुनरावृत्ति होत नाही असें. ३ जें करण्याला, पार पाडण्याला संबंध आयुष्य लागतें असें. [सं. एक+जन्म]

**एकजरा**—क्रि. अणुमात्रहि; यत्किंचित्सुद्धां. 'यास तफावत एकजरा न करणें. —रा ८. १५९. [फा. थक+झरें]

**एकजात**—वि. १ एकाच जातीचा, नमुन्याचा; एकसारखा. 'एकजात पक्कीं पाणें घेऊन ये, म्हणजे हिरेवें एकहि नसावें.' २ (ल.) सजातीयांत निर्मळ; चांगले; 'अरे वाण्या! हें तूप वाईट दिसतें? नाही महाराज एकजात तूप आहे.' ३ सुंदर. 'मुलगी मात्र एकजात आहे.' ४ सजातीय; एकापासून उत्पन्न झालेले (बंधु, बांधव). —क्रि. निव्वळ; केवळ; सर्व एकच. [सं. एक+जाति]

**एकजातीय**—वि. एक प्रकारचें, तऱ्हेचें, जातीचें, वर्णनाचें. एकजात अर्थ १ पहा.

**एकजिन्नस-सी**—वि. एकाच प्रकारचा, तऱ्हेचा; एकजात. (माल, वस्तु वगैरे). [एक+जिन्नस]

**एकजीव**—वि. पूर्ण मिसळलेले; पूर्ण एक झालेले. (किं० होणें). 'नारळाचा चहू उकळत्या दुधांत घातला म्हणजे त्या दोहोंचा एक जीव होऊन जातो.' [एक+जीव]

**एकजूट**—स्त्री. एकी; मिश्रण; एकोपा; एकजथा. —क्रि. एकमतानें; एकोप्यानें. [एक+जूट]

**एकझडपी**—वि. एकच फळी किंवा झडप आहे असें (दार, खिडकी). [एक+झडप]

**एकट-एकटका**—क्रि. एकटा; दुसरा कोणी बरोबर नसताना; एकत्व. 'झालिया राज्यलोट । चोराकुळित होईल वाट । कोणी नवजावें एकट । अवधी एकवाट करावी ।'—एसा ३०. ३५९. 'सदर्नी एकट कनकलता । राघवराणी ते सीता ।'—निमा (निवौछ-राघव) १. ४. 'हिंडे मार्गे भ्रमोनि एकटका ।'—मोआदि ३१. ३६. [एक+ट प्रत्यय]

**एकटक-एकटक**—क्रि. सतत; एकसारखें; खळ न पडतां (पाहणें, रडणें, वधेणें). टक पहा. [एक+टक]

**एकटणें**—उक्ति. १ एकवटणें; एकत्र करणें; वेंचणें; गोळा करणें; (फुलें, धान्य इ.). २ (व.) जीव एकटणें (एकादून येणें); कासावीस होणें; शुद्धमूलन येणें. एकाटणें पहा. ३ गर्दी होणें; एकत्र होणें; सरभेसळ होणें; मिसळणें. [एक+ट]

**एकटदुकट**—क्रि. एकटाच (बहुतेक एकटा, क्वचित् दुकटा); एखादुसरा. 'या वाटेनें एकटदुकट चोर फिरतात—फिरतो. १ [एकटा+दुकटा]

**एकटप्पी-प्या**—वि. एक टपाचा; आंतील किंवा खालचा टप (कलेंद्रा) आणि बरोल टप यांपैकी कोणता तरी एक टप असलेला (तंबू). [एक+टप]

**एकटा**—वि. एकला; दुसरा कोणी बरोबर नाही असा; सोबत नाही असा. म्ह० एकट्याची एकवाट=एकटा असला म्हणजे चाहील तो किंवा एकचएक मार्ग राहतो; एकटा कांहींहि करण्यास स्वतंत्र असतो अशा अर्थानें. [एक+ट प्रत्यय.]

**एकटाकी**—वि. १ एका आकाराचा, घाटाचा, रंगाचा; (सामा.) एका स्वरूपाचा. २ एकाच मनुष्यानें एकाच टाकांन लिहिलें असतां सारख्या वळणाचें दिसणारें (अक्षर); किंवा अशा अक्षरांचा (लेख, पुस्तक). ३ एकच टाका दिलेला (द्रोण इ.) [एक+टंक] ० **मोतैब**—पु. हात न उचलतां लिहिलेला मोतैब. 'हा शब्द एकटाकी मोतैबानें लिही.' १

**एकटांग्या**—वि. (व.) १ एक पाय असलेला; एका दिशेनें जाणारा. २ (ल.) एककाठी (मनुष्य.) [एक+टांग=पाय]

**एकटादुकटा**—क्रि. एकट्यादुकट्याचा, एकट्यादुकट्यानें अशीं रूपे आढळतात. एकटदुकट पहा.

**एकटा टिकाजी, एकटा प्राणी, एकटा एकसुरा**—पु. १ फटिंग; एकलकोंडा; एककळी; माणूसघाण्या. २ ब्रह्मचारी; प्रपंच नसणारा मनुष्य.

**एकटिका**—क्रि. एकट, एकटका पहा. 'तो गातां तरि एकटिका । परि स्वर्ं पुरतां नीका ॥'—शिशु १६८. [एक+ट+क]

**एकठय, एकठांय, एकठावण, एकठे**—क्रि. (हेट. कु. गो.) एकाच ठिकाणां; एका स्थळीं; एकत्र (किं० करणें). [एक+ठांय=व; गु. एकठ; हि. एकठा]

**एकठोक**—क्रि. १ सर्व एकत्र; सरसकट; एकदम. २ घाऊक; एकसद्रा; टोकळ; किरकोळ नव्हे असें. [एक+ठोक]

**एकडकाठी**—स्त्री. (विणकाम) हातमागावरील ओव्या किंवा बव्हा ज्याला टांगावयाच्या अशी धनुकली किंवा गज; डेंकणी; कपाळ काठी. [एक+ट+काठी]

**एकडा**—पु. एक; एकाचा आंकडा. [एक]

**एकडाल तान**—स्त्री. (संगीत) स्वरफळांत बदल न करतां मंद्र अथवा मध्य सप्तकांतील स्वरापासून आरंभ करून निदान सात स्वरांची घेतलेली तान. [एक+डाल+तान]

**एकडोळासां**—न. (कु.) एक जातीचा मासा. [एक+डोळा]

**एकडोळा**—पु. १ एक डोळा. २ (ल.) एकुळता एक मुल्ला. म्ह० 'एक डोळा तो कां डोळा म्हणावा?'=एकच मुल्ला असला तर त्याला संतति म्हणतां येईल काय?—वि. एकच डोळा असलेला,

**एकडोळी करोटी-करवंटी**—झी. एक डोळा (भोंक) असलेली, शेंडीकडील बाजूची, करवंटी, नरोटी.

**एकतंड**—क्रि. (व.) एकसारखा; सतत. एकतंत पहा. 'एकतंड पंधरा दिवस ताप आला.' [ सं. एक+तन.]

**एकतंत**—क्रि. अखंड; एकसारखा; सतत ( वेळ, जागा, क्रिया इ० ) [ एक+तन-तंतु ]

**एकतंत्र**—क्रि. एकदम; एका वेळी; एकाच साधनांनः एक-सुत्री; एकसाधनी ( अनेक गोष्टी करणे ). -वि. एकसत्ताक; एक-सुत्री; एकमुखी. एकतंत्री पहा. ' सर्वे कारभार एकतंत्र करण्याची जी इंग्रजी कामगारांची हौस आहे...' -टि १.१२२. [ सं. एक+तंत्र ]

**एकतंत्री**—वि. १ एकाच सत्तेने, साधनांनः अनेक कामे पार पाडणारे; एकाच तंत्राने चालणारे; एका हार्ती; एक मार्गी; एकतंत्र. २ ( ल. ) ( चांगल्या अर्थी ) सुरळीत; व्यवस्थित. ३ ( ल. ) ( वाईट अर्थी ) अनियंत्रित; स्वैर; जुझुमी. [ एक+तंत्र ]

**एकतत्त्ववाद**—पु. अद्वैत; जगांत एकच सत्य स्वरूप आहे, मग ते भौतिक असो अगर आध्यात्मिक असो असा सिद्धांत; प्लॉटिनस, स्पिनोझा, शॉपेनहार् हे एकतत्त्ववादाचे पुरस्कर्ते आहेत, याच्या विरुद्ध द्वैतत्व-बहुतत्त्ववाद. [ सं. एक+तत्त्व+वाद ]

**एकतत्त्वी**—क्रि. एका बाबतीत; एका गोष्टीत; एका ठिकाणी; एका मुद्यावर ( जीव धरणे, मन लावणे, अनुसंधान धरणे, चिंत देणे इ० ). [ एक+तत्त्व ]

**एकतया**—क्रि. एकामपणे; एकचित्ताने. ' त्यांचीं नामें कोण कोण । तेंही ऐके एकतया । ' -मुआदि १४. ३५. [ सं. ]

**एकतरफा**—वि. १ एक धन्याचा, राजाचा ( प्रदेश ). २ एका बाजूचा; पक्षपाती; एकदेशीय ( विधान ). -क्रि. १ एका बाजूस, एका मार्गी. ' एकतरफा वस्ती आहे. ' ' एकतरफा फौज उभी आहे. ' २ एक बाजूचा; प्रतिपक्षी हजर नसतांना ( न्याय ). [ सं. एक+तर. तर्फ=तालुका, पेटा; फा. तरफ=बाजू, दिशा. ]

**एकतरफी, एकतर्फी**—वि. एका बाजूचा; पक्षपातीपणाचा; एकतरफा पहा. **इन्साफ-निकाल**—पु. प्रतिपक्षी हजर नसतां किंवा त्याची बाजू पुढे न येतां एका बाजूने दिलेला निकाल. सामाशब्द-एकतरफी कज्जा-चौकशी-जामीन-पंच-पंचाईत-पाटिलकी-पुरावा फैसला-बोलणे-मजकूर-मोकदमा-वाद-साक्ष-साक्षी-हिस्सा-इ० ' या दुसऱ्या मुद्याकडे प्रकृत निबंधांत फारसे लक्ष दिले नाही त्यामुळे हल्लींचा लेख जरा एकतर्फी झाला आहे. ' -टि ४.११७. [ एक+तर. तर्फ ]

**एकतऱ्हा**—झी. एक ( विचित्र, चमत्कारिक, नवीन ) प्रकार, रीत, धाटणी, पद्धत. ' बोलण्याची एक तऱ्हा आहे. ' [ सं. एक+तर. तर्ह; फा. तऱ्हा. ]

**एकतऱ्हेचा**—वि. वेगळ्या प्रकारचा; चमत्कारिक; विचित्र; विक्रिस. [ एक+तऱ्हा ]

**एकता**—झी. एकोपा; एकी; ऐक्य; एकरूपता; सारूप्य. ' न भिन्न तनु त्या भले भजति एकता पाहुनी. ' -केका १०८. [ सं. ]

**एकताटी-टथा**—वि. १ एकाच ताटांतील; एकाच ताटांत जेवणारे. २ ( ल. ) एकाच जातीचे; समानधर्मी; समान आचाराचे.

**एकताटी जेवणे**—क्रि. १ एकाच ताटांत जेवणे; एका ठिकाणी जेवणे. २ ( ल. ) अगदी सलोख्याने असणे; भेदभाव न ठेवणे. म्ह० एक ताटी जेवणे आणि घांस भोजणे=वरवर प्रेम दाखवून आंतून मत्सर करणे. [ एक+ताट ]

**एकतान**—वि. एकाम्र; लक्षपूर्वक; एकाच गोष्टीकडे मन लागून असलेले. जसे-गायनेकतान; शृंगारैकतान; भजनैकतान; अध्ययनैकतान; विपयैकतान; परमार्थैकतान; सत्कर्मैकतान. [ एक+तान ]

**एकतानना, एकतानपणा**—झी.पु. एकप्रता; अनन्यवृत्ति. ' वेळ आपल्या गतीने एकसारखा एकतानपणे जातच असतो. ' -वज्राघात २१३.

**एकतार, एकतारा-री**—वि. १ एका-एकेरी तारेचा; एक-धाग्याचा; दोन धागे पिळून दुहेरी न केलेल्या धाग्याचा ( विण-लेला पितांबर, वस्त्र वगैरे ). २ एका नमुन्याचे, फर्माचे, मजकुराचे; एकसारखे; एकाच प्रकारचे. ' मग कैसा केला विचार । पत्रें लिहिलीं एकच तार । ' -ऐपो १०६. ३ एकचएक; तेंचतेंच; कंटाळवाणे. [ एक+तार ]

**एकतारा-री**—पु. विण्यासारखे एक तुंबाद्य. याचा भोपळा गोल व चापट असतो, दांडी कळकाची असून इंच-सव्वा इंच व्यासाची व दोन तीन फूट लांबीची गोल असते. भोपळा एका बाजूने कातड्याने मढविलेला असतो. घोडी भोपळ्याच्या मध्य-भार्गी लावतात. दांडीला एक खुंटी लावून तिला एक तार गुंडाळलेली असून ती पड्जात लावलेली असते. ती घोडीवरून भोपळ्याच्या बुडाशी जो दांडीचा भाग असतो त्यास लावलेल्या बारीक खुंटीस खिळवितात. भजनी लोक, गोसावी, भिकारी, वगैरे गातांना या वाद्याचा उपयोग करतात. [ सं. एक+तार; शु. एकतार ]

**एकताल**—पु. एका तालाचे नांव; यांत मात्रा बारा व विभाग सहा आहेत. ' मंगलाचरणाला एक जीवाचा एकताल आणि भरत-वाक्याला रत्नाल हा ठरलेला. ' -भा ३८. [ सं. एक+ताल ]

**एकताल-ली**—वि. १ ( संगीत ) एक तालाचा ( ध्रुपद इ० ). २ ज्यांतून एकच नाद निघतो असे वाद्य. ( तास, झंगट इ० ).

**एकताळामण**—पु. ( व्यापार ) एक माप; या मणाचे वजन सुटी १५४० रुपये भार असते. -मुंब्या ६. [ एक+ताळ+मण ]

**एकताळीस**—( हिं. ) एकेचाळीस पहा.

**एकतीस**—वि. ३१ संख्या. [ सं. एकत्रिंशत्; प्रा. एकतीस, एक+तीस. तुल० सि. एकतिह ]

**एकतुक**—वि. एकटा; एकला; एकाकी. 'अशीग मी संसारी एक तुका । खचं नाही केला रुका ।'—पला ४.२०. [ एकटका अप. ]

**एकतुका**—वि. सारखे; समान; सशः. 'ऐसे एकतुके पांच-भौतिक । पडती बहुवस टांक ।'—ज्ञा ७.२५. [ एक+तुकणं ]

**एकतांडी**—वि. एका बाजूस तोंड असलेला, मोकळा असलेला; दुतोंडीच्या उलट. —क्रिवि. एका बाजूने; विशुद्ध बाजूस कोणी नसताना; एकांगी (बाद, तकार, पुरावा, कैफियत). **एकतांड करणे**—तोंड देणे; समोर होणे; रुजवात करणे.

**एकत्र**—क्रिवि. १ एका जागी; एका ठिकाणी; मिळून. २ अविभक्त (बंधु इ० नीं संसारांत); भागीदारीने. ३ एकीकडे, एका-बाजूस. 'एकत्र केशव वसे अपरात्र वैरी । अन्यत्र पंचत शतक्रतु भीत भारी ।'—नीतिशतक १८. [ सं. ] **कुटुंब**—न. (कायदा) मूळ एखाद्या पुरुषापासून जो वंशविस्तार झालेला असतो त्या वंशातील पुरुष, त्यांच्या बायका व अविवाहित मुली असे सर्व मिळून एक बनलेले कुटुंब. **कुटुंबपद्धति**—श्री. वांटणी वंगरे न करतां सर्वांनीं एकत्र राहण्याची पद्धति.

**एकथाट**—पु. सारखी, एक प्रकारची व्यवस्था, चाल, रीत, मांडणी. [ एक+थाट ]

**एकथोक**—क्रिवि १ एकदम एका वेळीं सर्व (घणे, थोडे थोडे अनेक वार न घेतां); एक रास. २ घाऊक; सरसकट; उक्ता; एकटोक. [ एक+ठोक; एक+थाप-थोप ]

**एकदट**—क्रिवि. एकदम; एकमेकांस लागून; एका ओळीने; एकत्र. 'तंव डोंडीची वीरधंटा । रसनसितीं जेंगटा । वाजिताती एकदटा । एक वेळें ।'—शिष्ट ५२२. [ एक+दाटणे ]

**एकदंत**—पु. गुणपति; गजानन; विनायक. 'नमन श्री एकदंता । एकपणे तूंचि आतां ।'—एमा १.२. 'प्रथम नमन तुज एकदंता । रंगी रसाळ वोढवी कथा ।'—तुगा ४१९३. [ सं. एक+दन्त ]

**एकदम**—क्रिवि. १ ताबडतोब; तत्क्षणी; अकस्मात; थंटा; विलंब न लावतां; न थांबतां; विसावा न घेतां. २ एका पर्यायांत; एका दमांत; एका सपाटयांत, खेपेंत. 'मला त्याणीं एकदम लाख रुपये दिले.' ३ एका वेळीं; एकसमयावच्छेदकरून. 'एकदम हजार गोळा उडतो असे एक यंत्र करावयाचें आहे.' [ एक+दम; फा. एक+दम=क्षणेक; तुल० सं. एकपदम ]

**एकंदर**—श्रीन. १ एकत्र करणे; एकवट करणे; एके ठिकाणी आणणे; बेरीज; मिळवणी. २ स्नेह; सोबत; संगत; मैत्री. —वि. क्रिवि. १ एकत्र; जुटीत; सहवासांत; मिश्रणांत. 'तरी वैराग्याचेनि आधारे । जिहीं विषय दबहूनि बाहिरें । शरीरीं एकंदरें । केलें मन ।'—ज्ञा ५.१५१. 'तांदूळ आणि डाळ एकंदर केली म्हणजे काको. १. ५७

खिचडी होते.' २ एक रकमी सर्वे; एकत्र करून; एकदम. जैसे—एकंदर जमा—आकार—ताळा—पत्रक—पट्टी; एकंदरीचा हिशोब—बेरीज—बही. ३ सर्वांनीं मिळून; एका संघानें; एका ताफ्यांत; एकवट. 'सारीं औपधे एकंदर कुटून मग बांधा.' ४ टोक; एकूण; एक गडी; एक गोळा. ५ पुन्हां पुन्हां करण्याचे कारण न ठेवितां; एकवार, एकदांच (ताकीद, इशारा वंगरे). 'याप्रमाणे वतविं म्हणून त्यास एकंदर ताकीद केली आहे.' ६ (नकारात्मक) कधीहि एकंदर येऊं नको. 'कधीहि, केव्हांहि येऊं नको. —पया ४८५. —ख ११७६. [ सं. एकत्र ] **गट**—क्रिवि. सर्व मिळून एकत्र; एकत्रकमी; एकजिनसी सर्वे; एक जुटीनें, मेळ्यानें, समूहानें. **ची सरासरी**—श्री. बेरजांची सरासरी (एखाद्या मोठ्या हिशोबाच्या) **भाव**—पु. सरासरी दर; किंमत. **विश्री**—श्री. घाऊक, टोक, एकदम, एकजिनसी विशी.

**एकंदर**—न. प्रत्यक्ष न होतां परंपरें झालेला, अप्रत्यक्ष संबंध, स्पर्श, विटाळ. 'या सुतक्याचें मला एकंदर झाले म्हणून मी स्नान करतो.' [ सं. एक+अंतर, हि अंदर ]

**एकंदरी**—श्री. १ एकूण; बेरीज; सर्व मिळवणी; हांशील. २ (गो.) तारांश, तात्पर्य.

**एकंदरीत**—क्रिवि. शेवटीं; अखेरीस; थोडक्यांत; सारांश.

**एकदल**—वि. (विरू.) एकदळ. एकपानाचें; एक पाकळीचें (झाड, फूल इ०). [ सं. एक+दल ]

**एकदशांश मीटर**—पु. मीटरचा दहावा हिस्सा (मीटर=  $\frac{1}{10}$  इंच); (इं) डेसीमीटर. [ सं. एकदशांश+इं. मीटर ]

**एकदा**—श्रीं—क्रिवि. १ एकेकाळीं; एकेवेळीं. २ एकदम; एकसमयावच्छेदकरून; युगपत. ३ एकवार; एकवेळ; पुन्हां नाही अशा रीतीनें. [ सं. ] **एकदांच**—कसेतरी, कसेबसे, सायासानें; एकवार; फक्त एकवेळ (पुन्हां कधीहि नाही); (किं० होणें; करणें, इ०). 'एकदांचे लग्न झाले म्हणजे सुटलों.' 'तो एकदांच तेथे पावला म्हणजे झाले.' 'हें काम एकदांचे संपलें म्हणजे जन्माचें सार्थक झाले.' 'एकदांची टाळी वाजली.' [ सं. एकधा ]

**एकदाणा**—पु. (तेंजावर) एक खड्याची नाकांतील चमकी; सुगवट. [ एक+दाणा ]

**एकदाणी**—वि सर्व दाणे एकसारखे असलेले (धान्य). 'कुणभ्या-जवळील दाणा एकदाणी असतो.'—गांगा १४६. —श्री. सोन्याचे साधारणतः चाळीस मणी सोन्याच्या कड्यांनीं माळरुपानें गुंफून त्या माळेच्या दोन्ही टोंकांस गोफाचे तुकडे लावलेले असतात व त्यांच्या शेवटीं सोन्याचे फांसे असतात अशी माळ; एकेरी मण्यांची माळ. एक पोतीचा व एक सोन्याचा मणि ओबलेली माळ. [ एक+दाणा ]



**एकदाणें**—न. एकदाणी माळ; एक प्रकारची माळ; यांत कांचेच्या पोतीमध्ये मधोमध एक सोन्याचा मणी असतो. 'एकदाण्याची खरवुजी तन्हा सादर।'—अफला ५५. [एक+दाणा]

**एकदिग्गत**—वि. एकाच दिशेने गेलेला. [सं. एक+दिक्+गत] **०समांतर रेखा**—स्त्री. एका बाजूकडे जाणाऱ्या समांतर रेखा.

**एकदिग्गामी**—वि. एकाच दिशेने जाणारा. [सं.] **०प्रेरणा**—स्त्री. (यंत्र.) एकाच दिशेकडे कार्य करणारी प्रेरणा, शक्ति; सरूप प्रेरणा. (इं.) लाहक फोसेस; याच्या उलट भिन्नदिग्गामी किंवा विरुध्द प्रेरणा. —येस्थि ३४. [सं. एक+दिक्+गाम्]

**एकदिन-दिवस**—क्रि. एके दिवशी; कधी तरी. 'एकदिन जानारे आई. सबसे राम भजन करलेना ॥' [एक+दिन, दिवस]

**एकदिल-दिल**—वि. एक मतांचा, एक विचारांचा (स्नेही); एकचित्त; एकनिष्ठ. 'श्रीमंत व नवाब एकदिल, तेव्हां हैदरखानाचा मज्जूर किती आहं.'—ख ६. २८९८. 'नऊ लाख संन्य एकदिल घोडा शिरा । तीस हजार अबदागिरी बरोबर चाले दिगारा ॥'—ऐपो १११. —पु. स्नेह; एकमत्य; संतोष. 'फौजेचा एकदिल करून ... पत्राचे उत्तर जरंबेचे आले असतां हकडूनहि सरन्जाम जावयाम दिवसगत लागणार नाही.'—ख ११. २१०२. [फा. यक्+दिल्ल]

**एकदिली**—स्त्री. स्नेह; एकमत्य; एकदिल पहा. 'सल्लूख एक दिली आहे.'—दिमरा १. १२३. [फा. यक्+दिली]

**एकदी**—क्रि. (व.) परबां; सुकतेच; एक दिवस. [एक+दिन, दिवस अप.]

**एकदीस**—क्रि. (कुण. गो.) एके दिवशी. 'एकदीस मेल्यार कोणतरी रडतलो, सदा मेल्यार कोण रडतां.'—कोणतीहि गोष्ट नेहमींचीच झाली म्हणजे कोणो काळजी करीत नाही. [एक+दिवस अप.]

**एकदुःखसुख**—वि. सुखदुःखांत वाटेकरी असणारे; समसुख दुःखी; ज्यांचें सुखदुःख एक आहे असे [सं. एक+दुःख+सुख]

**एकदुःखी**—वि. समदुःखी. [एक+दुःख]

**एकदेश**—पु. एक अंश; एक पक्ष; एक भाग. 'गळां पर्डांत ज्यांचिया तवगुणैकदेश भ्रमें। तिहीं तुजचि दावितां भजति बा ! तुला संभ्रमें।'—केका ३२. [एक+देश]

**एकदेशतः**—क्रि. एकपक्षां. 'वरील निरूपण केवळ एकदेशतः झाले.'—नि ५२. [सं.]

**एकदेशित्व**—न. मर्यादित्व; संकुचितता. 'तो मी हृदया-मार्जो असे। हेंही एकदेशित्व मज नसे। जगदाकारें मीचि भासे। जेवी करलोळें विलास सागरु ॥'—एमा २१. २८६.

**एकदेशी**—वि. १ एकाच देशाचे; समदेशी. २ पूर्वेपणे लायु न पडणारे; एकांगी; मर्यादित; एकपक्षी (दृष्टांत, उपमा, तर्क इ०). 'अगा एकदेशी दृष्टांत। दृष्टीत कीर असे वर्तते ॥'—विपु ७. ३८.

३ एकाच बाजूचे; एकपक्षीय (विचार, विधान इ०). ४ आपल्या विरुद्ध बाजूचे मत खोडून टाकण्याकरितां प्रथम गृहीत धरून नंतर आपले मत सिद्ध करणारा; किंवा तें त्याचें अवलेबिलेले (मत). ५ एककत्री; संकुचित विचाराचा; कोणाशीं न पडणारा. (मापूस, विचार, मत). 'ऐसा अहंकाराधिरूढ। एकदेशी मूढ ॥'—झा ३. १७९. 'एकदेशी होतो अहंकारें आधिल। त्याच्या त्यागें झाला सुकाळ हा ॥'—तुगा ४०४६. ६ सार्वत्रिक, सार्वदेशीय नव्हे असा; एकाच जागला चिकटून असलेला; अल्पव्यापी. 'सर्वव्यापक अयोध्यावासी। किंवा आहे एकदेशी। सांगे मजपासी निथयें ॥' [सं.]

**एकदेशीय**—वि. एकदेशी असणारा.

**एकदारी**—स्त्री. १ एकसूत्र; एकभोळ. २ (ल.) एकराज्य; एक-अम्मल; एकनता. 'राज्यांत एकदारी ह्कती'—वि. सरळ; सारखें. [एक+दारी]

**एकधा**—क्रि. एके वेळीं; एक प्रकारांने, मार्गांने. 'एकधा दशधा विभागता। एक रुपनाथा सांगेन ॥'—एमा ३. १०६. [सं.]

**एकधातुचलनपद्धति**—स्त्री. (अर्थशास्त्र) नार्णी पाडण्याच्या कार्मी जीत एकाच धातूचा उपयोग होत असतो ती पद्धति. केवळ सोने किंवा रुपें यांचें चलन असून सोने व रुपें यांचें एकसमयाव-च्छेदें चलन नसणें. [सं. एक+धातु+चलन+पद्धति]

**एकधान्य**—न. ज्यामध्ये एकाच जातीचें धान्य खाऊन रहा-वयाचें असें चातुर्मासांत आचारावयाचें ऋत; एकाच प्रकारच्या धान्यावर निर्वाह. [सं. एक+धान्य]

**एकधारी**—वि. एका बाजूला धार असलेला; एका बाजूनें चालणारे (हत्यार, तलवार वगैरे). **०रांखण**—न. (कु.) सुताराचें एक हत्यार; रंधा. [एक+धार]

**एकधान्या**—पु. (खा.) एक प्रकारचा रंधा. यांत पातें डाव्या-कडेस खेंदून असतें. त्यामुळे एका बाजूस खांच पाडतां येते.

**एकघोतरी**—वि. एकच वक्र असलेला; वक्राचें दारिद्र्य असलेला. म्ह० एक घोत्री आणि महा क्षेत्री=गरीब पण फार लवाड. (उप.) गरीबाचा शिरकाव अनेक टिकाणीं असतो, त्याला पुष्कळ घोष्टी साध्य असतात. [एक+घोतर]

**एकघोरणी**—वि. एकच हेतु, उद्देश, धोरण असलेला. [एक+घोरण]

**एकनळा**—क्रि. १ लागोपाठ; खंड न पडतां; एकामापून एक (मुलगे किंवा मुलीं होणें). लमाआधींच मी गर्भिण। एक-नळ मुलगे झाले तीन।—पला ४. १९. 'एकनळ्या तीन मुली झाल्या.' २ एक नाळ असलेले जुळे (मूल) [एक+नाळ]

**एकनाड-डी**—स्त्री. मुलगा किंवा मुलगी यांच्या जन्मनक्षत्रा-वरून आद्य, मध्य व अंत्य अशा तीन नाडी ठरलेल्या असतात. ज्या मुलासुलींची वरीलप्रमाणें एकच नाडी असेल त्यांचा विवाह

होत नाही; त्यास एकनाड म्हणतात. 'जुळत नाही, एकनाड आली.' [ एकनाडी ]

**एकनाळ**—वि. १ एकनाळ असलेले जुळें (मूल). २ (ल.) एकाच आवडीनिवडीचे, मताचे, कलाचे. [ एकनाळ ]

**एकनिक**—वि. एकट; एकटा. [ एक+नि+एक; एक द्वि. ]

**एकनिकी**—स्त्री. जूट; एकी.

**एकनिरवडी**—वि. एकाच वेळी, एकाच कामांत, एकान झटक्यांत निरवलेले; संपविलेले; उरकलेले. [ एक+निरवणे ]

**एकनिश्चय**—पु. दृढनिश्चय; निर्धार; दृढश्रद्धा; विश्वास. —वि दृढनिश्चयी; करारी. [ एक+निश्चय ]

**एकनिष्ठ**—वि. १ एका वस्तूवर मन बसलेला; एकावरच दृढ निष्ठा ठेवून चालणारा; अढळ श्रध्दावान. 'श्रीकृष्णा बोलावें तुवां तैसें. एकनिष्ठ ॥'—ज्ञा ३.१८. २ (उप.) अढळ; पक्का; पुरा. जमें एकनिष्ठ लबाड—सोदा—शिनळ—लुच्चा—खोटा—मात्रागमनी इ० [ सं. ] **०काशीकर**—पुरा लबाड; मात्रागमनी; वेविश्वास.

**एकनिष्ठता, एकनिष्ठा**—स्त्री. १ एकनिष्ठ असण्याचा गुण. पुरी श्रध्दा; मनःपूर्वकता. २ एकस्थिति; अचांचल्य. 'जयां विप यांच्या ठायीं. एकनिष्ठा कहीं नाही ॥'—ज्ञा २.११३. [ सं. ]

**एकपंगत**—स्त्री. एके टिकणी, एका पंचोला बसून जेवणे. एकत्र भोजन. [ सं. एक+पंक्ति ]

**एकपट**—वि. एकदां घेतलेले; एक या प्रमाणांत. [ एक+प्रति ]

**म्ह० एकपट** रूप दुप्पट पोशाख.

**एकपणा**—पु. एकी.

**एकपत्नी**—वि. १ एकच बायको असणारा; दुसरे लग्न न करण्याचा बाणा बाळगणारा; एक बायको असतांना दुसरी न करणारा. २ विवाहित स्त्री (धर्मपत्नी) वांचून इतर स्त्रियांशी संबंध न ठेवणारा; व्यभिचारी नसणारा. [ एक+पत्नी ] **०व्रत**—न. १ सर्व आयुष्यांत एकाच स्त्रीशी विवाह करावयाचा असे व्रत; एकभार्याव्रत; एकविवाह व्रत. २ फक्त लग्नाच्या स्त्रीशीच संबंध ठेवावयाचा असा बाणा. 'तू क्षत्री एकपत्नीव्रती. दुसरी वरिली कां अपकीर्ति ॥' 'एकबाण एकवचन. एकपत्नीव्रत पूर्ण. चौदा वर्षे मरल्याविण. कदापि आग मन घडेना ॥'—रावि १२.११२.

**एकपंथी**—वि. एकमार्गी; एककळी; धोपटमार्गी; एका पक्कीचा; एकच क्रम आचरणारा. [ एक+पंथ ]

**एकपद**—न. (बीजगणित) ज्या पदांत एकच रकम अगते ते पद; याच्या उलट संयुक्तपद. जसे—३, ५, ७, ९, ११, १३, १५, १७, १९, २१, २३, २५, २७, २९, ३१, ३३, ३५, ३७, ३९, ४१, ४३, ४५, ४७, ४९, ५१, ५३, ५५, ५७, ५९, ६१, ६३, ६५, ६७, ६९, ७१, ७३, ७५, ७७, ७९, ८१, ८३, ८५, ८७, ८९, ९१, ९३, ९५, ९७, ९९. [ एक+पद ]

**एकपदरी**—वि. १ एका बाजूचा पदर चांगल्या प्रकारचा असून दुसऱ्या बाजूचा पदर साधा असणारे (लुगडे, पागोटें इ०). २ एकेरी; एका घडीचे (वज्र). ३ एकच सर, पदर असलेला (गोफ,

माळ इ०). ४ एकेरी; अरे तुरे असे (बोलणे). [ एक+पदर ] **एकपदरीवर येणे**—(एखाद्याशी बोलतांना) एकेरीवर येणे; अरेतुरे करणे.

**एकपदीमार्ग**—पु. एकाच माणसास जातां येण्यासारखी वाट; पाऊलवाट; एका ओळीने जाण्यासारखा मार्ग; एक कतार; (सैन्याचा रस्ता). [ सं. एक+पद+मार्ग ]

**एकपक्षी**—वि. विशिष्ट; एकजातीय; एका बाजूचे. —क्रि.वि. एका अर्थी; एका बाजूने; एका दृष्टीने; कोणा एका पक्षास अवलंबून (बोलणे, असणे इ०). [ एक+पक्ष ]

**एकपाकळी—पाकळी**—वि. ज्या फुलाच्या पाकळ्या अगदी जुळलेल्या, एकमेकांना चिचकलेल्या अशा असतात असे (फूल). उ० गोकर्णी. —मराठी ६ वें पुस्तक. (१८७५) पृ २४०. [ एक+पाकळी ]

**एकपांक्त**—वि. एका जातीचा; ज्याच्याशी सहभोजन होतें असा. एका पंक्तीत बसून भोजन करण्यास योग्य. [ सं. एक+पंक्ति ]

**एकपाखी**—वि. एकच पाखें असणारे; ज्याच्या छपरास एकच बाजू आहे असे (घर). **०घर**—न. एकाच बाजूला पाखें असणारे पडवीसारखे घर. (इं.) पेट हाऊस. [ एक+पाखें ]

**एकपाठी**—वि. १ एक वेळ वाचून किंवा एकून पाठ म्हणणारा. २ (ल.) दृढ बुध्दिवान; मोठ्या स्मरणशक्तीचा. [ सं. एक+पठ्—पाठ=पठण ]

**एकपाठी—ठ्या**—वि. १ लागोपाट, एकामागून एक, पाठोपाठ जन्मास येणारीं (भावंडे, एखाद्या कुटुंबातील मुले). [ एक+पृष्ठ—पाठ=शरीराचा मागचा भाग ]

**एकपाणी**—न. पाण्याचे एकच साधन (विदीर, तलाव इ०) असणे. **म्ह०** एकपाणी नरकवाणी (एकपाणी पण ते मुझां नरकाप्रमाणें) एकुलता पण उनाड अशा मुलाबद्दल वापरतात.

**एकपात्र**—न. जेवणाचे पान आणि द्रोण एकाच जातीच्या पानाचें असण्याचे व्रत; याच्या उलट भिन्नपात्र. [ एक+पात्र ]

**एकपादशिरासन**—न. (योग) उजवीं मांडी मोडून बसवें, नंतर डाव्या पायाच्या खालून डावा हात घालून तो पाय हळू हळू मानेवर चढवावा. —संयोग ३३०. [ सं. एक+पाद+शिरा+आसन ]

**एकपावटी**—क्रि.वि. एक वेळां; एकदां. [ एक+पावट=पाय ]

**एकपावलीवाट**—एकपदी मार्ग पहा.

**एकपीकी**—वि. वर्षांतून एक वेळ पीक, बहर येणारी (जमीन, झाड); एकप्रसू. [ एक+पीक ]

**एकपुट**—क्रि.वि. (ना.) सबंध; एकदम; एक वेळ; एकठोक. [ एक+पुट ]

**एकपुटी**—वि. एकच पुट देऊन तयार केलेले (रसायन इ०). [ एक+पुट ]

**एकपुठा**—पु. एक जमाव; एक संघ; एक संस्थेची, कामाची, विचाराची मंडळी. 'सगळ्या माणसांचा एकपुठा जमला आहे.' [ एक+पुठ्ठ; म. पुठा ]

**एकपुडी**—वि. एकपूड (कातडी आच्छादन); एकरी कातडे असलेला (मृदंग, पखवाज). [ सं. एक+पुट-पूड ]

**एकपुती**—वि. एकच मुलगा असलेली (स्त्री). [ एक+पुत्र-पूत ] म्हणू एक पुती रहे आणि सात पुती रहे (जिला एक मुलगा आहे तीहि रडते व सात मुल्ले असणारीहि रडते); कोठ्याहि चांगल्या वाईट स्थितीत समाधान नमणे याअर्थी योजतात.

**एकपुरू**—वि. (नंदभाषा) अकरा. 'मिरजेहून कोल्हापूरचे भाडे एकपुरू आणे आहे.' 'शिवगावळ एकपुरू आणे दिली.' [साकेतिक]

**एकपेडी**—स्त्री. (कु.) एक दाणी; एकसर. (कु. अव. एकपेडयो) -वि. एकच पेड असलेली (वेणी, दोरी). [ एक+पेड=पदर ]

**एकपेशी**—य—वि. (प्राणि.) एक पेशी असणारे; एकपेशीमय (प्राणी). (इं.) युनिसेल्युलर. [ एक+पेशी ]

**एकप्रकार**—चा—वि. निराळ्या प्रकारचा; निराळ्या वर्गाचा विलक्षण; विचित्र; अनन्यसामान्य; एकाच तऱ्हेचा. -ख २४७६, ३१३९, ४१२८. 'लौकिक एक प्रकारे जालिया उत्तम नाही.' -मरि २.९५. [ एक+प्रकार ]

**एकफणी**—वि. एका विणीचा; एका बाण्याचा; एका तऱ्हेचा (कपडा). [ एक+फणी (विणकामातील) ]

**एकफरमा**—वि. एका आकाराचा, ठेवणीचा, जातीचा, स्वरूपाचा (सिन्याच्या रांगा, लिहिण्यातील अक्षरे वर्गरे). -पु. आकृति; आकार यांत ऐक्यता; एक स्वरूप; एक आकार. [ एक+इं. फोर्म-फरमा ]

**एकफसली**—वि. वर्षाला एक पीक देणारी (जमीन); एक-पिकी. [ एक+फसली ]

**एकफावट**—क्रि.वि. (गो.) एकदांचा; एकदां. एकपावटीं पहा. [ एक+पद-पाय-पावट ]

**एक-ब-एक-येक**—क्रि.वि. १ एकूणएक; सर्व. 'एक-ब-एक हुजूर मालूम जाहली.' -रा १५, ३१. २ एकाएकी; एकदम. 'त्यांनी मीरझमा यास जठचरक येथे एक-ब-येक येऊन गांठले.' -रा ५. ११४. [ का. यक ब यक् ]

**एकवर्गी**—क्रि.वि. एक प्रकारे. 'परि तें एकवर्गी थोडें.' केलिया प्रतिकारामाजि वडे ॥' -झा ११.४०४. [ एक+वर्ग=प्रकार ]

**एकवरी**—वि. एकरी पन्थाचे, रुंदीचे, डबल पन्थाचे नव्हे असे (कापड). [ एक+वार-वार=वेळ; तुल० इं. ब्रेड्थ ]

**एकबाणी**—वि. मानेवर एका बाजूस भोवरा असणारा (घोडा); हे घोड्याचे अशुभ लक्षण किंवा खोड म्हणून समजतात. [ एक+बाजू ]

**एकबाट**—पु. सकर; सरभेसळ; जमाव; गोकुळ; गोलेंकार; खिचडी. -क्रि.वि. सरभेसळीने भेदविचाररहित; सर्व एकत्र अव्यस्थितपणे. [ एक+बाट ]

**एकवारी**—वि. १ एकदांच बार, आवाज करणारा, वाजणारा (फटाका, वंदूक इ०). २ वर्षास एकच बहर किंवा बार येणारे (फळशाड). ३ एका बाराचे काढलेले (गुलाबपाणी इ०). ४ सर्व एक रुंदीचा. एकवरी पहा. (हुपेटा इ०) ५ एका दमांत गांठावयाचा, करावयाचा (पळा, दौड इ०). 'बंडखोरांपैकीं घोड-दळाची तुकडी ३६ मैलांचा एकवारी पळा मारून दिव्हीजवळ येऊन थडकली.' -सन १८५७.१९७. [ एक+वार ]

**एकबाल**—इकबाल पहा.

**एकबीच**—वि. एक टाकून एक, सम. उ० २,४,६,८. -संव्या ३९. ०हात-पु. (कवाईत) सम अंक म्हटलेल्यांनीं (२, ४, ६) आपला उजवा हात ताट, जमिनीशी समांतर करून खांद्याच्या पातळीत समोर, बोटें एकमेकांशी लागलेलीं, आंगठ्याचा अप्रभाग वर आणि करंगली जमिनीकडे अशा स्थितीत न्यावा. -संव्या ४. [ एक+हि. बीच ]

**एकबुंदकी, एकबुंदी**—वि. एका जुन्या चलनी रुपयाचे नांव; या रुपयाच्या शुभभागावर एक बुंद (टिपका) असतो. [ एक+बुंद ]

**एकबुरजी**—वि. १ एक खांबी (राहुटी, तंबू). २ (ल.) एकाच माणसावर अवलंबून असणारे (काम, कारस्थान). [ एक+बुरुज ]

**एकबेक**—वि. सम-विषम (रंग, पदें). [ एक=विषम+बेक=सम ]

**एकबेरजी**—स्त्री. १ (हिशोब) जमाखांबीची पहिली नोंद; याच्या उलट दुबेरजी; या नोंदीवरून पुढे खातेवारी दुबेरजी, तिबेरजी केली जाते. उ० एकबेरजी कलम-कारकून-रकम-लिहिणे-हिशोब. २ एकनोंदी हिशोब; बारनिशी. याच्या उलट दुबेरजी. ३ सर्व रकमांची एकूण बरीज. -वि. अशा प्रकारे ठेवलेला (हिशोब, प्रकरण इ०). ०दसर-न. १ निरनिराळ्या खात्यांचा जमाखंबे, हिशोब व नोंदणी एकत्र ठेवणारी कचेरी, खाते. २ खातावणी; निरनिराळ्या खात्यांच्या खातावण्यांच्या रकमांचे हिशोबी दस्तर. यावरून एकंदर सरकारी जमाखांबीच्या हिशोबाचे पत्रक तयार करता येत असे.

**एकबोटीगंध**—न. एका बोटाने कपाळास लावलेले आडवे किंवा उभे गंध; याच्या उलट दुबोटी गंध. [ एक+बोट+गंध ]

**एकभक्त**—वि. १ एकाच देवाची भक्ति करणारा. २ (ल.) एकाच धन्याची सेवा करून राहणारा; एकाचीच मनधरणी करणारा. ३ एकभुक्त पहा. [ एक+भक्त ]

**एकभाज**—वि. एकदांच भाजलेले. [ एक+भाजणे ]

**एकभाव**—पु. १ मनाची एकाप्रता; एक विचार; ठाम मत. २ एक दर; एक द्वाविक किंमत. [ एक+भाव ]

**एकमुक्त-क्ति**—न. स्त्री. अहोरात्रांत एकदांच किंवा माध्याह्नी एकदांच जेवून राहण्याचे मत. 'दशमीव्रत एकमुक्त साचार। एका-दशी उपोषण हरीजागर ॥'—वि. दिवसांतून एकदां जेवणारा: एकमुक्त आचरणारा. [ सं. ]

**एकमंगल-ळ**—न. अनेक जातींचे लोक एकत्र येणें; सब गोलकार; संकर; काला. [ एक+मंगल ( उप. ) ]

**एकमजला-ली**—वि. १ एकच मजला असलेलें ( घर ) २ एकच पदर असणारें ( पातळ, लुगडें, पागोटें इ० ). [ एक+मजला ]

**एकमजली**—क्रि. वि. मध्ये न उतरतां एकदम सुकामापर्यंत ( जाणें, चालणें इ० ). [ एक+मजल ]

**एकमत**—न. मतैक्य; सर्वांचीं मते जुळणें; अविरोध; एक विचार; अभिप्राय; एकजूट. —वि. एकमताचे, विचाराचे. [ एक+मत ]

**एकमध्य**—वि. ( गणित ) समकेंद्र; एक केंद्र; मध्यबिंदु एक असणारें. ( इ. ) कॉन्सॅट्रिक. [ एक+मध्य ]

**एकमय**—वि. १ सर्वव्यापी; सर्वाधिष्ठित. 'ब्रह्म एकमय आंत्र.' २ एकरूप. 'तुका म्हणे गंगासागरसंगमी। अवध्या झाल्या ऊर्मि एकमय ॥'—तुगा ४०१६. ३ सर्व एक, समान ( जातीचे-प्रकारचे-गुणाचे ). जैसे-एकमयधर्म-आचार-स्थिति-प्रकार. —क्रि. वि. एकत्र, सब मिळून; एकजुटीनें. [ सं. ]

**एकमसूदी**—वि. थोर; अद्वितीय मुत्सदी; थोरणी; ज्या-बद्दल दुमत होणार नाही असा सर्वमान्य; अद्वितीय. 'नानाफडनवीस एक मसूदी तर्क त्यांनं काढिला.'—एपो २७६. [ एक+मुत्सदी, अप; एक+मसुदा ]

**एकमानपद्धति**—स्त्री. ( गणित ) त्रैराशिकाएवजी एक रीत. या रीतींत प्रथम दिलेल्या प्रमाणावरून एका वस्तूची किंमत काढून नंतर त्यावरून इष्ट राशीची किंमत काढतात; यास एकमानगणित असेंहि म्हणतात.

**एकमार्गी**—वि. एकाच मार्गांनं, रीतीनें जाणारा; केवळ आपल्या मताप्रमाणें चालणारा; एककळी; एकरोखी. [ एक+मार्ग ]

**एकमांस-एकहाड**—वि. एका हाडाभासांचा; एका रक्ताचा; एका कुटुंबातील; एकपिंड; सपिंड; सगोत्र. [ एक+मांस, हाड ]

**एकमाही**—वि. एक महिन्याचा ( दिशोव, वसूल, रोजमुरा, वेगमी इ० ). [ एक+माहे=महिना ]

**एकमुख**—क्रि. वि. १ सन्मुख. 'तेणें एकांती नेऊनि देख। व्यासारी केलें एकमुख.'—एमा १.१५३. २ तत्पर. 'माझ्या भजनीं एकमुख। साक्षिया निजभावं अतिभाविक्त ॥'—एमा १३.७४८—वि. एक विचाराचे; एक जुटीचे; एक. [ एक+मुख ]

**एकमुखी**—वि. १ एका तोंडाचा; एका चेहऱ्याचा, रूपाचा, बाजूचा ( देवमूर्ति, मुखवटा, रुद्राक्ष वगैरे ). २ एकस्वरूपी; एक

जातीय. ३ एकतंत्री; एकाच अधिकाऱ्याच्या हातीं असणारी (सत्ता.) 'सच्यां हिंदुस्थानांत एकमुखीराज्यपद्धति प्रचलित आहे.'—के २.१२.३०. ४ एकाच्याच तंत्रानें चालणारा; ज्याला एकच वरिष्ठ आहे असा. [ एक+मुख ] ० रुद्राक्ष-पु. १ ज्यास एकच तोंड आहे असा रुद्राक्ष. २ ( ल. ) एकतंत्री; जो एकाकडून माहिती, सूचना, सद्वा वगैरे घेतो असा माणूस, राजा, न्यायापीठ, अधिकारी वगैरे. 'सरकारी शाळांच्या एकमुखी रुद्राक्षानें सर्व शिक्षणक्रम सुरू ठेवणें बरोबर नाही.'—टि ३.३९.

**एकमुठाण**—न. एकी; जूट; कट; संघ. [ एक+मुठाण ]

**एकमुठी-मूठ-मुठीचा**—वि. १ एकाच्याच संतेश्वालीं असणारा ( राजाच्या, मंत्र्याच्या, मालकाच्या वगैरे ); एकमुखी. २ एका विचाराचे-पक्षांचे; एकमत झालें. **एकमुठी चालणें**—क्रि. एक मतानें, एकत्र जाणें, वागणें. [ एक+मुठि-मूठ ]

**एकमुठी-मूठ**—क्रि. वि. १ एका मुठीने; एका हातानें; एका वेळीं. 'एका मुठीनें म्यां हजार रुपये दिले.'—मोल. २ कामाच्या किंवा व्यवहाराच्या एका वेळीं; एका उरकांत; एका अट-क्यांत. [ एक+मूठ ]

**एकमुळा**—वि. ( गो. ) एकुलता; एकलकोंडा; एकटा. 'एक-मुळो आस दुसरो कोणीच नाकां?'—एक मुळा आहे, दुसरा कोणीच नको. [ एक+मुळ ]

**एकमुळी**—स्त्री. १ एकच मुळी; एकच रोपटें; कुटुंबांत एकच मूल जिवंत राहिलें म्हणजे त्यास म्हणतात. ( कि० राहणें ) २ ( शेतकरी लोकांत ) गावांतील एक धान्याचे पीक, शेत, लागवड; शेतक्रीचा एकच उद्योग. 'एकमुळी बुडाली म्हणजे गांव उजाड झाला.'—वि. आपल्याखेरीज दुसऱ्या धान्याला जमिनींत जागा न देणारें ( जोषळा, गहू इ० पीक ) [ एक+मुळी ]

**एकमूय**—वि. ( रसायन. ) संतृप्त उत्कर्वीतून एक उज्ज परमाणु निःसारित केल्यानंतर राहणारा संयुक्तमूलक. ( इ. ) मोनोव्हॅलेंट मोनाड. 'संतृप्त उत्कर्वीतून उज्जाचा एक परमाणु काढला असल्यास त्याचा एक अवयव असंतृप्त राहील व त्यास एकमूय म्हणतां येईल.'—ज्ञाको. क १२०.

**एकमेक**—वि. परस्पर; अन्यान्य. 'एकमेकांत साटोपें लवूनियां विपितती.'—मुवन ४.१९१. [ एक द्वि.; प्रा. एकमेक ]

**एकमेक, एकमेकाशीं, एकमेकांत**—क्रि. वि. परस्परांमध्ये; एकमेकांबरोबर; आपआपसांत; आपणांमध्ये, तुम्हांमध्ये, त्यांच्या-मध्ये.

**एकमेकी**—स्त्री. ( गो. ) मेळ; जम. [ एक+एक ]

**एकमेव**—वि. एकच एक; केवळ एक. [ सं. ]

**एक-येकमेळ**—पु. मिळणी; ऐक्य; संघ; एकत्रपणा. —वि. एकवट; एकत्र. 'प्रलय बन्हितुळ तेजाळ। कीं द्वादशादित्य येक-मेळ।'—मुआदि ५.२५. [ एक+मेळ ]

**एकमेळणी, एकमळीं**—क्रि.वि. सर्वे मिलून; एकत्र; एक-जुटीने; समुदायाने. 'सच्चिदानंद एकमळीं। तेचि त्रिवळीं लळाटीं।'—एकस्व १.६१. [ एक+मेळ-णी ]

**एकमेळी**—वि. (गो.) एकतप्ती; एककळी. [ एक+मेळ ]

**एकमोडी**—वि. एकमागीं, एककळी; एका प्रकारचा; एका स्वरूपाचा, जातीचा. [ एक+मोड ]

**एकमोल**—न. (कों.) एकमंगल, संकर; मोतमकाला. [ एका+मोळा ]

**एकमोली**—वि. एकसारखी किंमत असणारा (पदार्थ) [ एक+मोल; सं. मूल्य ]

**एकयोनि**—वि. एकाच आईपासून जन्मलेले; सहोदर; सोदर सख्खे भाऊ. [ सं. एक+योनि ]

**एकर**—पु. (गणित) जमीन मोजण्याचे एक विशिष्ट माप इंग्रजी मापाने ४८४० चौरस याई म्हणजे एक एकर, ८५ एकर म्हणजे १०० बिघे जमीन. —राको २२. १ आणा = ७.५६२६ चौरस याई, १२१ चौरस याई किंवा सोळा आणे=एक गुंठा, ४० गुंठे किंवा ६४० आणे=एक एकर. [ सं. अंजल = अंगण, परसू, आवार, प्राकार; श्री. अप्रांस; लं. अंगर; जुने ई. अकेर; जुने फ्रें. एकर ]

**एकरकम**—स्त्री. निरनिराळ्या वार्यांची एकत्र बेरीज. [ एक+रकम ]

**एकरकम-रकमी**—क्रि.वि. एकदम; एका रकमेने; एकमुठी; एकटोक. 'एकरकमी पुष्कळ पैसा मिळण्यास देशांतरीं फिरल्या-शिवाय इलाज नाही.'—मात्र ९. [ एक+रकम ]

**एकरंग-रंगी**—वि. १ एकाच रंगाचा; सर्वत्र, दोहों अंगांस एक रंग असणारा ( पागोटें, सखलाद इ० ). २ अंगावर एकच रंग असलेला; दुसऱ्या कोणत्याहि रंगाचे टिपके वंगरे नसलेला; निर्भेळ रंगाचा ( घोडा ); असा घोडा कुलक्षणी, अशुभलक्षणी समजतात.

**पाटीवर शुभ्र**—रंग कोणता तरी एक असून पाटीवर मात्र पांढरा रंग असणारा ( घोडा ); हे अशुभलक्षण होय. —स्त्री. १ सांगट्यांच्या तिफाशी खेळांतील डाव. प्रतिपक्ष्याची सही होण्यापूर्वी आपली सही होऊन डाव बसून पक्ष्यासोंगट्या उठून गेल्या व नंतर कच्च्या सोंगट्या उठून जाण्यापूर्वी प्रतिपक्ष्याची सही झाल्यास त्यास एक-रंगी असे म्हणतात. २ सख्य; स्नेह; अविरोध; 'नवाव भवसुफ व रावपंतप्रधान यांची कदीमापासोन दोस्ती व एकरंगी, जुदागी नाही.'—रा १९.८. 'पुत्रपौत्रपर्यंत एकरंग केले.'—एटि २.८०. [ एक+रंग; फा. यकू+रंगी ]

**एकरदन**—पु. (एकदांत असलेला) एकदंत; गणपति. 'उठोनि वेगी एकरदन। दिधले सकळांसीं दशन।'—गणपतीचीं भूषाळी ६. [ सं. एक+रदन=दंत ]

**एकरस**—वि. एकाच गोष्टीत सुख मानणारे, पावणारे; एका विकाराचे; एका भावनेचे; समरस. —पु. १ एकत्वता. २ ( ल. ) पर-ब्रह्म. 'भेदु लाजोनि आवडी। एकरसीं देत बुडी।'—अमृ १.९. [ एक+रस ]

**एकराजक**—वि. एकराज्य; एकतंत्री, एकाच्याच सत्तेखाली असणारे; स्वसत्ताक (राज्यपद्धति) ( ई. ) ऑटोक्रेसी. 'सर्वोच्या तोंडीं लोकसत्ताक संस्थान चांगले कीं एकराजक चांगले हा वाद झाला.'—नि ८३. [ सं. ]

**एकराज्य**—न. एकसत्ता; एकतंत्री—मुखी कारभार; एकाच्या हातीं असलेली अनियंत्रित सत्ता; एकछत्री राज्य. 'जाहलें सक-ळीक एकराज्य.' [ एक+राज्य ]

**एकरात्र**—क्रि.वि. १ एका राज्याचा काल; चार प्रहर; सूर्या-स्तापासून सूर्योदयापर्यंत. २ संबंध दिवम, अहोरात्र, चोवीस तास व्यापून. [ एक+रात्र ]

**एकराशि-रास**—वि. १ एक राशि ज्यांची आहे ते. २ ( ल. ) एका गुणाचे, जातीचे व पक्षाचे; सारख्या मानाचे; एकसारखे. 'बायकोपासून नमीपर्यंत एकरास.'—फाटक, नाटयछटा ३. ३ एकाच राशीतील, संघातील, समूहातील ( धान्य, पदार्थ, इ० ); एकजात. [ सं. एक+राशि ]

**एकराष्ट्र**—न. लोकांत एकी, एकोपा असलेले राष्ट्र; देश; अनेक विभागा मिलून झालेला देश, राष्ट्र. 'इंग्रजी राज्याखालीं हिंदुस्थानांतील भिन्नभिन्न जाती एकवट करून त्यास एकराष्ट्राचे स्वरूप आणण्यास ज्या कल्पनांची आणि साधनांची आवश्यकता आहे ...'—टि १.२५१. 'छप्पन देश मोडून त्यांचा एकजीव अथवा एकराष्ट्र होण्याचा समय आला आहे.'—टि १.४७५. [ एक+राष्ट्र ]

**एकराष्ट्रीयत्व**—न. सर्व राष्ट्र ( त्यांतील सर्व लोक ) एक आहे अशी भावना; राष्ट्राभिमान; राष्ट्रभक्ति; ( ई. ) नॅशनॅलिटी. 'एकराष्ट्रीयत्वाची भावना राष्ट्रांत निर्माण झाल्यास स्वातंत्र्य काय लांब आहे?'—टिस् ३८. [ एक+राष्ट्र ]

**एकरूप**—वि. एका रूपाचे, आकाराचे; सदस्य; समरूप; अवि-भक्त; न बदलणारे; अविकारी. 'जयजय देवैकरूप। अतिकृत कंदर्पसर्पदं.'—ज्ञा १८.८. —क्रि.वि. १ एकसारख्या पद्धतीने; बदल न करिता; सारखे. 'मी एकरूप दहा रोज अनुष्ठानाला बसलों.' २ ( नकारात्मक प्रयोग ) केव्हांहि नाही; कधींहि नाही; कोण-त्याहि प्रकारे नाही. 'तू एकरूप त्याच्या घरीं जाऊं नको.' 'मी एकरूप यावयाचा नाही.' [ एक+रूप ]

**एकरांखी**—वि. (अप. रूप) एकोरुहकीं. १ एककळी; एकमागीं; एकाच विषयाकडे चित्ताचा, मनाचा कल असणारा. २ एकाच ( वरच्या ) बाजूला वेलबुट्या वगैरे भरतकाम केलेले

आहे असे (चीट, वस्त्र). **०शिवार**—न. गांवाच्या एकाच वाजूस असलेल्या जमिनी. [ एक+रॉख ]

**एकल**—वि. १ एकला; एकटा. 'एथ एकलेआ चालतां। भय नाही संवथा।'—शु. ७. २ (बेदुलाचा खेळ) एक या अर्थानें. [ सं. ]  
**०काजा, कांजा-खाजी**—पु. एक (गांठ्या-बेदुलाचा खेळ) एक गोठी दुसरीस मारताना मोजण्याच्या कामीं एक या संख्ये बद्दल योजतात. [ एकल+खाजा ? ]

**एकलकौंडा-कांग्या, -कोट -टिका-टुका-टुरा-निपशा**—वि. एकांतप्रिय; माणूसघाण्या; समाजांत न मिसळणारा; मनमिळाऊ नसणारा. (हा शब्द निंदाव्यंजक असा वापरतात). म्ह० एकलकौंडा बारा राख्या.

**एकलग**—वि. क्रि. १ एक्रीकडे, वाजूला असणारें; सलग याच्या उलट (घर, झाड इ०) [ एकल+ग ] २ सलग; एकांसएक चिकटून असाहि अर्थ होतो. [ एक+लागणें ]

**एकलगी**—वि. एका लगीवर उभारलेलें; एकपाखी (घर); याच्या उलट दुलगी, दुपाखी. [ एक+लग ]

**एकलंगी (पंच)**—स्त्री. (मल्लविद्या) जोडीदाराच्या दंडावरून आपला हात घालून जोडीवारच्याचा हात आपल्या पाठीवर दावून धरून जोडीवारच्याचा हात ज्या वाजून ने दावून धरला असेल त्याच आपल्या पायांने जोडीदाराच्या पिंडरीस आपल्या पिंडरीने व पायाच्या चौड्याने धरून आपली मान जोडीदाराकडे वळवून त्याला चीत करणें. फारसी भाषेंत पिंडरीला लंग म्हणतात व हा डाव पिंडरीने करावयाचा असल्याने यास एकलंगी हें नांव पडले आहे. [ एक+फा. लंग=पिंडरी. ] **०ची सवारी, एकलंगी**—स्त्री. (मल्लविद्या) आपल्या एका पायांने जोडीदाराच्या पायांत बाहेरून पाय घालून जोडीदाराच्या गुड्याच्या वाटीजवळ मांडीकडील वाजूस पाय घालून तोच आपला पाय आपल्या दुसऱ्या पायाच्या गुड्याच्या लवणीत घालून ज्या आपल्या गुड्याच्या लवणीत आपल्या पायाचा पंजा घातला आहे, त्या आपल्या पायाचा पंजा जोडीदाराच्या ढोणशिवेर टांचेकडील वाजूस घालून जोडीदारास चीत करणें.

**एकलपायी**—वि. जोडीदार, मदतनीस नसलेला; एकटा. [ एकल+पाय ]

**एकलहरी**—वि. एक विशिष्ट सापाची जात; हा चावल्याने फक्त एक लहर येऊन मृत्यु येतो. 'मेव कुंजर जटिल एकलहरी। आज्ञा होतां घेती कुंजारी। टाळ मृदंग वाजातं कुसरी। रागोच्छदार करिती पै।'—हृ. ३४. १४९. [ एक+लहर ]

**एकलक्षी**—वि. ज्यासबंधीं आदर किंवा कांहीं हेतु आहे अशी एकच वस्तु डोळ्यापुढें ठेवणारा; एकशेरणी; एकमागीं. [ एक+लक्ष्य ]

**एकला**—वि. एकटा; एकल पहा. [ सं. एकल; प्रा. एगल ]  
म्ह० 'एकल्याची एक वाट.'

**एकलाधी**—स्त्री. ऐक्य; एकमत; एकबुद्धि. 'मग अहंकारासि एकलाधी। करुनि जीवितावधी। वहाविले बुद्धि। चराचर।'—ज्ञा १३. ४९. [ एकल+धी; किंवा एक+लाधी ]

**एकलिंग**—न. भोवतालीं पांच कोसांच्या मर्यादेंत कोठेंहि दुसरें शिवस्थान नाही असें शिवस्थान; हें विशेषप्रतीच सिद्धिस्थान समजेंत जातें. [ एक+लिंग ] **०जी**—पु. मेवाडांत उद्रेपूर शहरापासून एक मैलावर असलेलें एक देवस्थान; हें देवस्थान मेवाडांत फार प्रसिद्ध आत्रे. रजपूत लोक भेटीच्या वेळीं. 'जय एकलिंगजी.' म्हणून रामराम करतात.

**एकलांब्या**—वि. एकच लोंबी असलेला (एकभाताचा, सालीचा प्रकार). [ एक+लंबी ]

**एकलौता-ती**—वि. १ एकुलता-ती. 'कां एकलौतिया बाळका-। वरि पडौनि टाके अंबिका।।'—ज्ञा १३. ५०२. २ एकपुती; एक पोर असलेली. 'गुठ बहुतांची माये। परि एकलौति होऊनि टाये।।'—ज्ञा. १३. ४०९. [ एक+ल+ता; हि. एकलौता ]

**एकवंक**—न. एकनिश्चय; एकवाक्यता. 'याचेनि एकवंके। जगासि वादु।।'—ज्ञा १३. १६. [ एक+वञ्=वाक् ]

**एकवंकी**—स्त्री. एकरूपता; भेदरहितता; सारखेपणा; एकत्व; तादात्म्य. 'मज एकवंकी याची स्थिति। आवडतु असे।।'—ज्ञा ८. १२. 'न सहि वियोग तुम्हां उभयतां। देवां आणि अक्तां एकवंकी।।'—निगा १८०.

**एकवंकी**—स्त्री. पायांतील एक दागिना. 'निजपदिचेनि ओलें। मोने पीका निगालें। तें एकवंकीं सासिनलें। श्रीचरण क्षेत्रीं।।'—शु. ८७. [ एक+वांक=वाकी; सं. वक; प्रा. वंक ]

**एकवचन**—न. १ एकच बोलणें; न फिरणारें वचन. २ (व्या.) नामाच्या ज्या रूपावरून त्याच्या एकत्वाचा बोध होतो किंवा ज्या नामावरून एकच वस्तुचा बोध होतो तें. **एकवचनांत बोलणें**—प्रनादरानें, ऐकरी बोलणें; अरेतुरे करणें, म्हणणें. [ सं. ]

**एकवचन-नी**—वि. १ (व्या.) पदार्थांचे एकच दाखविणारा; एकवचनांत असणारा. २ वचनाचा धड; बोलल्याप्रमाणें करणारा; सत्यप्रतिज्ञ. 'राम एकवचनी, एकबाणी होता.' [ एक+वचन ]

**एकवट**—क्रि. १ एकत्र; एका टिकाणीं; संयुक्त; सर्व मिळून; मंत्रिभ्र; एकंदर. 'रथ जोडिले एकवट। वरि चढले वीर उद्धट।'—एरुस्व ८. १४. 'तिसऱ्या हनरी राजाच्या कारकीर्दीच्या अखेरीपासून सुमार वरील दोन भाषा एकवट होऊन हल्लीं जीस इंग्रजी म्हणतात ती वनत चालली.'—नि ५५२. [ सं. एक+वट; प्रा. वट; तुल० का. ओट्टु=मिळणी ] **एकवटणें**—भक्ति. एकत्र होणें; गोळा होणें; मिसळणें; मिळणें. 'हे तिन्ही (अकार, उकार, मकार) एकवटले। तेथ शब्दब्रह्म कवळें।।'—ज्ञा १. २०. 'दीर्पी दीपू एकवटला। मिळणीं एकच होऊनि टेला।।'—एभा १०. ३६३.

‘सप्तकोटि मंत्र पाहीं । एकवटले बाणाचे ठायीं ॥’—सक्ति. १ गोळा करणे; एकत्र करणे; जमविणे. २ मिसळणे; काला करणे. [ सं. एकवृत्-वृत्-होणे ]

**एकवटा**—पु. १ एकवटलेली स्थिति, अवस्था; संयुक्तपणा. २ एकवृत्त; संघ; एकोपा; एक्री; मिलाफ. ३ ( विरु. ) एकट्याचा जिनस, माल; धाऊक घेतलेला माल; एकवट्याचा जिनस; टोक घेतलेला जिनस. [ एकवट ]

**एकवटा-ढा**—वि. १ एकटा; एकला. ‘मग नेणे बहु थोडे । न पाहे मागे पुढे । मार्गामार्ग येकवडे । करीत चाले ॥’—ज्ञा १८. ६२५. २ ( गो. ) एकरी. ३ एकत्र केलेला. एकवट पहा.

**एकवत**—न. ( बायको ) एकभुक्त; उपवास. ‘भूक नाही म्हणून एकवत.’ [ सं. एकवत, अप. ]

**एकवत**—क्रि. एकत्र. ‘कोठे नेणों हा फावला एकांत । सदा किलकिल भोवतीं बहुत । दोघ एकवत बोलावया मात । नाहीं लाज धरिली दिला हात वो ॥’—तुगा १११. [ सं. एक+वृत्; म. एकवट ]

**एकवद**—न. एकवाक्यता; ऐक्यता; एकवत्. ‘एहवीं मध्य ऊध्वे अध । हे नाहीं जेथ भेद । अद्रयासि एकवद । जया ठायीं ॥’—ज्ञा १५. ७३. [ सं. एक+वृत्; एकवत् ]

**एकवर्ण**—पु. वर्णसंकर; जातिभेद न पाळणे; सबगोलंकार [ सं. ]

**एकवर्ण-र्णी**—वि. एकरंगी; एकरंगाचा ( बैल, गाय, पक्षी बंगरे ). [ सं. ]

**एकवर्णसमीकरण**—न. १ ( वीजगणित ). ज्या समीकरणांत एक अव्यक्त पद असते ते. जसे— $x^2 + x = 3$  व. याच्या उलट अनेकवर्णसमीकरण. —समी. प्रस्तावना ३. २ ज्यांत अव्यक्त पदांचे प्रथमघात मात्र येतात ते. —बीजगणित ( जह्दिसकृत आ. २ ) १४४. ( इ. ) सिपल इक्वेशन. [ सं. ]

**एकवंशता**—स्त्री. सपिंडता; सहजातसंबंध. [ एक+वंश ]

**एकवर्शा-वशास**—एकोशी, एकोशास पहा.

**एकवसा**—पु. १ एकीकडोळ जागा; एकांत स्थळ; आड जागा. २ एकोसा पहा. [ सं. एक+वस ]

**एकवस्त्र, एकवस्त्रपरिधान, एकवस्त्रस्नान**—न. तीर्थाच्या टिकाणी नवरा व बायको यांनी एकच वस्त्र नेसून किंवा दोघांनी तेंच तेंच वस्त्र नेसून करावयाचें स्नान. हें फक्त तीर्थाच्या टिकाणी पुण्यकारक आहे, इतर टिकाणी पाप होय. [ सं. ]

**एकवळा**—पु. १ एकोपा; ऐक्य; संघ; जमाव. ‘ना तरी अंब-सेच्या दिवशीं । भेटली बिंबे दोनीं जशीं । तेवीं एकवळा रसीं । केला एथ ।’—ज्ञा ११.५. ‘बोधचंद्राचिया कळा । विखुरलिया येकवळा । झपापुनीव लीळा । करी जयाची ॥’—अमृ २.७. २ मैत्री; स्नेह. [ एक+वळणे ]

**एकवाक्यता**—स्त्री. १ एकमत; एकार्थ; एक निष्कर्ष ( निर-निराळ्या पुस्तकांचा, वचनांचा, विधानांचा ); ऐक्यत्व. ‘तुम्ही बोलतां एक आणि तुमचा वकील बोलतो एक, तें तें मिळत नाही, याजकरितां तुमची व त्याची एकवाक्यता करून मग बोला म्हणजे काय ते सांगिन. ’ २ ऐक्य; मेळ; जुट. ‘सर्व लोकांची सर्व बाबतींत, सर्व विचारांची एकवाक्यता होणे कधीहि शक्य नाही. ’—टि ३. २४६. ‘ह्या...निर्देशांची...एकवाक्यता करून काय निष्पन्न होते हे पाहणे अगत्याचें आहे. ’—मसाप २.१२२. [ सं. ]

**एकवाट-वाटी**—वि.क्रि. १ एकवट; एकत्र; संयुक्त; समरस. त्यांमार्गे कुंजरथाट । गळां सांखळ्या एकवाट ॥’—एरुस्व ६. ५३. ‘दरय द्रष्टा आणि दृष्टी । देखतां तिन्ही एकवाटी ॥’—भा २.३५८. २ एकदम. ‘तैसे तें ( सैन्य ) घनदाट । उठावले एक-गाट ॥’—ज्ञा १८९. [ एकवट ]

**एकवाढ**—स्त्री. जेवणाम पुरेसें अन्न जेवणाराच्या पानांत एकदम वाढून ठेवणे. [ एक+वाढणे ]

**एकवार**—क्रि. एकदां; एक वेळ. [ सं. एक+वार ]

**एकवार्षिक**—वि. वर्षांतून एकदांच होणारी ( वनस्पति, पीक, वस्तु इ. ). [ सं. एक+वर्ष ]

**एकविचार**—पु. एकमत; ठाम, निश्चित मत; निश्चय. [ सं. एक+विचार ]

**एकविध**—क्रि. १ एकाच तऱ्हेचा; एकाच प्रकारचा. २ ( ल. ) एकनिष्ठ ( भक्त ); सरळ; साधा. ‘एकविध आम्ही न धरूं पाळट । न सई हे वाट सापडली ।’—तुगा ७५३. ०भाव—पु. ( काव्य ) एकमत; एक विचार; एकभाव; ऐक्य; एकोपा. [ सं. एक+विधा ]

**एकविधा**—क्रि. एका प्रकाराने; एका रीतीने. [ सं. एक+विधा ]

**एकविधाभक्ति**—स्त्री. एकाच देवतेवर असलेली श्रद्धा, भक्ति; एकाच ईश्वराची पूजा. [ सं. एक+विधा+भक्ति ]

**एकविसणी**—वि. एकदांच तापवून निविलेले; चुलीवरून खाली काढून निवृं दिलेले. ( पाणी ). [ एक+विसण ]

**एकवीस**—वि. २१ संख्या. [ सं. एक+विंशति; प्रा. एगवीस; हि. एकवीस. ]

**एकवृत्तगतफलद्वयन्याय**—पु. ( एका देठास दोन फळे ) एका शेंड्यानें दोन पक्षी मारणे या अर्थी, किंवा एका प्रयत्नांत दोन कार्ये करणे या अर्थी योजतात. [ सं. एक+वृत्त=देठ+गत+फल+न्याय ]

**एकवेळ-ळां**—क्रि. १ एकदां; एकवार. २ एकदम; एकाच वेळीं. [ सं. एक+वेला ]

**एकवेळ**—स्त्री. दिवसाच्या दोन ( सकाळ, दुपार ) भागांपैकी एक. सकाळ किंवा दुपार. [ सं. एक+वेला ]

**एकव्यसनी**—वि. एक मताचे; सारख्याच संवयी असलेले; एक राहणीचे (लोक वगैरे). [सं. एक+व्यसन]

**एकशफ**—वि. अखंडखुरी; एकगेळी; बुराला भेग नसलेला (घोडा, गाढव इ०). [एक+शफ]

**एकशय्या**—स्त्री. १ एकाच अंथरणावर निजणे, इतका परिचय. २ (ल.) अति स्नेह; दाट मैत्री; प्रेमाचे संघटन. [एक+शय्या]

**एकशरीर**—वि. एका रक्ताचा, मांसाचा, हाडाचा; सर्पिड; सगोत्र. [एक+शरीर]

**एकशिर्गा**—वि. (गो) एक शिंग असलेला (पशु). [सं. एक+शिर्गा]

**एकशिवडा**—वि. (गो.) काटकुळा; सडपातळ; किडकिडीत (मनुष्य). 'ते चेडु बरे दिसना, एकशिवडे आस'—ती मुलगी चांगली दिसत नाही, किडकिडीत आहे. [एक+शिवडा=नरींतील एक मासा.]

**एकशिसाल**—स्त्री. (गो.) डोक्याचा एक भाग दुखणे; अर्धशिसी. [सं. एक+शीर्ष+ल]

**एकशीरफाल्त**—वि. (गो.) शीघ्रकोपी. [एक+शीर+पो. फाल्त=उणे; इं. फाल्ट=दोष]

**एकशेंगकापशी**—स्त्री. देवकापशीचे झाड; याच्या वोंडांत एकच बी असते.

**एकशेज**—क्रि. एका ओळीने, रांगेने; एक दंडाळी (बसणे, मांडणे, वगैरे) [एक+शेज]

**एकशेवडो**—वि. (कों.) सरळ सोट; विन फांधांचे (झाड). [एक+शिवडा]

**एकशौक्तिक**—न. मोती तयार करणारे एकशिपली कालव; ही गोडया पाण्यांत असतात. [सं. एक+शुक्ति=शिप]

**एकश्चित्त**—वि. एकचित्त; सावधान; एकाग्र. [सं. एक+चित्त]

**एकसडी**—वि. एकदांच सडलेले, कांडलेले (तांदूळ). [एक+सडणे]

**एकसडी**—वि. एकदंठी; एकच टाहाळा, खांदी असणारा (हरभरा, तूर, मेथीची भाजी वगैरे). [एक+सं. सट्=पृथक्करणे; सट; प्रा. सड]

**एकसत्ताक**—वि. एकाच्याच हातीं सर्व सत्ता असलेले (राज्य); एकराज्य; एकराजक; याच्या उलट लोकसत्ताक. 'एकसत्ताक राज्य असल्यास अप्रिय कायद्याच्या योगाने असंतोषजन्य बंड उत्पन्न होण्याचा संभव असतो.'—टि ४.९३. [सं.]

**एकसंध-संधी**—वि. जोड किंवा सांधा नसणारे; तुकडा नसलेले; अखंड; बिनजोडी (भांडे, नाव, दगड, फळी, वस्त्र इ०). [एक+संधि]

शको. १. ५८

**एकसंबा**—विना. १. रविवार. [फा. यक्+शंब; तुल० सं. एक+शंपा=बीज; एक+क्षपा=रात्र, पहिली रात्र.]

**एकसमयावच्छेदकरून**—क्रि. एकदम; एकाकाळी, एकाच वेळी; युगपत्. (इं. सायमस्टेनियसली यास प्रतिशब्द म्हणून अलीकडे रूढ आहे). [एक+समय+अवच्छेद+करून]

**एकसर**—उ. (वायवी) एकदाणी; एकावली; एक पदरी माळ. एकदाणे पहा. [सं.]

**एकसर-रां-रीं-रें**—क्रि. १ एका ओळीत, रांगेत, ओघांत; 'पळते जाहले एकसरे'—रावि. २७.९७. २ (ल.) एकदम; एकवेळी; एकाएकी. 'हांक दिशली महावीरीं। बाण सुटले एकसरी। यादव शैल्याचा महागिरी। शरधारी झाकोळला।'—एरुस ८.४९. 'तुटे संशयाचे मूल। येकसरां।'—दा १.१.२८. 'लालसेचेनि भरे। चोरिली तिहि अंतरे। कांजे आपणचि जावे एकसरे। साधेल कृष्ण।'—रास १.१७८. —वि. एकसारखा; निव्वळ; निभंळ. 'ते ब्राह्मण एकसर साबडे। माणुस नेणे फुडे।'—शिशु २०४. 'होती देहबुद्धी एकसरी।'—ज्ञा १०.२१. 'स्थावरीं बहु भर। तेवींचि नाही एकसर। निवाहो जया।'—ज्ञा १३ ८१३. [सं. एक+स-सर; प्रा. एकसरिअ; तुल० फा. यक्+सर्]

**एकसरणे**—अकि. १ अनुसरणे; निष्ठा ठेवणे. 'रिंगतां वल्लभा-पुडे। नाही आंगीं जीवीं सांकडे। तिये कांतेचेनि पाडे। एकसरला जो।'—ज्ञा १३.६०६. २ एकवटणे; एकत्र होणे. 'वाराया धावे प्रसु तो एकसरोनि सर्व कोपाने। भोजांधक सात्यकिया वेष्टिति अत्यंत मत्त जो पाने।'—मोमौसल १.५० ३ एकीकडे सरणे; पाठीमागे पळणे; पाय काढणे. —शिदि २७२. [एकसर]

**एकसष्ट, एकसट**—वि ६१ संख्या. [सं. एकवष्टि; प्रा. एग-सटी]

**एकसहा, एकसा, एकसाहा**—क्रि. एकसारखा; अखंड; सर्रास. 'सुर्षी तोंचि संग चेई धडफुडी। एकसा गधरी नास केला।'—तुगा २६१. —वि. समान; सारखा; एकाच प्रकारचा, जातीचा. [सं. एक+सह; फा. यक्सान; हिं. वं. एकसा]

**एकसांगी**—स्त्री. एकदां, फक्त एक वेळ सांगणे, आज्ञा करणे. [एक+सांगणे]

**एकसांज**—क्रि. एकवेळ; एकदां (दिवसांतून). 'मी एकसांज जेवतो—फराळ करतो. —स्त्री. एकवेळ दूध देणे (गायीने). 'गायीने एकसांज धरली.' किंवा 'गाय एक सांजेवर आली.' [एक+सांज]

**एकसाथ**—क्रि. (कवाईत) एकदम; एकदम काम करण्याकरितां हा हुकूम आहे. 'एकसाथ नमस्तेका काम.'—संय्य १८. [हिं. एक+साथ]



**एकसारखा**—वि. सदृश; एकमेकाप्रमाणे (रूप, आकार, गुण वगैरे) असणारे. —क्रि.वि. १ अखंड; न थांबतां; सतत; एकसा; एकाच प्रकारे. 'सकाळपासुन एकसारखा बोलतो आहे. २ एकाच क्रमाने; 'या औषधास एकसारखे पध्य केले पाहिजे.' [एक+सदृश; प्रा. सारिक्ख; म. सारिखा]

**एकसाली**—वि. एक वर्षाचा; एकवर्षे जगणारा; एक वर्षा-संपर्धी. [एक+साल]

**एकसाक्षिक**—वि. एक साक्षीदार असलेला; एकाने पाहिलेला. [सं.]

**एकसुईचा**—वि. शेडा, बुडखा, देंठ, डौल वगैरे एकाच प्रकारचे असणारे (नारळ, सुपारी, गहू, तांदूळ, मका वगैरे पीक); एकथोथीचा; एकसारखा; एकसाहा. [एक+सुई]

**एकसुती**—क्रि.वि. एका प्रकारे; एकसारखे. एकतंत्री; पूर्वी-प्रमाणे; अखंड. [सं. एक+सूत्र]

**एकसुरा**—वि. फर्दिग; एकटा; कुटुंब, घरदार नसणारा; एकल-कोंडा. [एक+सुर]

**एकसुरी**—वि. एकच सुराचा; कंटाळवाणा; एकचएक; तोच तोच; ज्याध्ये कधी फरक होत नाही असा. (इं.) मोनोटोनस. 'यशवंताला या एकसुरी जीवनाचा कंटाळा आला.'—हाकांध ४९. [एक+सुर]

**एकसूत**—न. एक रांग, पद्धत, व्यवस्था, रीत वगैरे; एक मासला; एक फरमा. [एक+सूत]

**एकसूर**—वि. एकसुरी पहा. [एक+सूर]

**एकसैपाक**—पु (बायकी) १ दिवशाचा एकच, एकदांच स्वयंपाक. २ सवे घराचा एक स्वयंपाक. [एक+स्वयंपाक]

**एकसोय**—एकसहा पहा.

**एकसोय**—वि. (व.) एका बाजूस; व्यवस्थित; नीट; सोयी-स्कर. [एक+सोय]

**एकसोस**—पु. जीव, श्वास कोंडणे; आवाज बंद होणे, (एखाद्या जोराच्या आवेगामुळे). •धरणें—कंठ दाटणे; गहिवरणें; बोलतां न येणे; सद्गदित होणे. [सं. एक+श्वस]

**एकस्थान**—न. १ पहिले स्थान (संख्यावाचनांतील, एक, दहा शत वगैरेपैकी); रकमंतील उजवेकडील पहिले स्थान हे एक स्थान असते. २ एकमूल्य; एकप्रमाण; मूलमान (इं) युनिट; स्टॅंडर्ड. 'पाणी एकस्थानी कल्पून म्हणजे विवक्षित आकारमानाच्या पाण्याचे वजन एक असे घरून तेवढ्याच आकाराच्या दुसऱ्या पदार्थाचे वजन त्याच्या कितीपट आहे हे काढितात.'—पदाथेव १.१२०. [सं.]

**एकहती-हती**—वि. एकाच्याच हाताने बनलेले, पार पाडलेले, चालविलेले; एकतंत्री; एकसूत्री (कारभार, वहिवाट, काम इ०) [एक+हात]

**एकहरी-हारी**—वि. (कवाडत) एकरी; (इं.) सिंगल; उ० एकहरी कतार=कॉम सिंगल फाइल. —संख्या ३४. [एक+हार; हि. एकहारा]

**एकळी**—स्त्री. एक (हाथोनेसारखे) काटिरी झुप.

**एका**—पु. १ (पत्ते, गंजीफा) एक संख्येचा, एक ठिपका असलेला पत्ता; एका; एकत्र्या. २ (ल.) श्रेष्ठ पुढारी, मापूस; सर्वांत अधिक कतेवगार. ३ (वाय) एक ताल; ठेका. ४ एक्री; सख्य. 'दक्षणेचे सर्व दौलतदार यांचा एका जाला हे वर्तमान इंग्रजांस समजतांच बहुत विचारांत पडून सदै आहेत.'—रा १९.१०. [सं. एक]

**एकाएकी**—वि. एक; अदरहित. 'मी तूं म्हणतावेगळे न हो। मुळीचे आढो एकाएकी ॥'—निगा १७८. [सं. एक—एकक]

**एकाएकी**—क्रि.वि. एकदम; अवचित; अकस्मात. 'मी तपासि गेलिया दूरी। एकाएकी येईल झडकरी ॥'—कथा १.४.५५. [सं. एकक; तुल. फा. यकायक]

**एकाकार**—न. १ मिश्रण; सरभेसळ; मिसळ; खिचडी; एक-रास. २ गोंधळ; गर्दी; बाजार. ३ गोलंकार; एकरूपता; संकर (निरनिराळ्या जातींच्या, दर्जांच्या लोकांचा). ४ एक्य; एका-कृति. 'मोडूनियां नामरूपमुद्रा। जीव आणिशी एकाकारा।'—एभा १९.८. —वि. १ सारखा कल, ओढा, प्रवृत्ति असलेले (मन, वासना इ०). २ एका आकाराचे, रूपाचे, घडणीचे. 'जीव शिव एकाकार। तैसे भिनले दोन्ही अधर ॥'—एरुव १.५७. ३ एकाग्र; दृढ; एकनिष्ठ; स्थिर; निश्चल (मन). [सं. एक+आकार]

**एकाकी**—वि. १ एकटा; एकला. 'जेसें कां स्वप्न मोहा। तो एकाकी देखे बहुवा ॥'—झा १४.८५. 'एकाकी दुःख न लोटे। येते ते सहपरिवार ॥'—विक १५. २ (बीजगणित) एकपदी. ३ (शाप.) अविभक्त; सलभ (वनस्पतिशास्त्र). असंयुक्त; निर्भेळ (रसायनशास्त्र). (इं.) सिंपल. [सं. एकाकिन्] •पदार्थ—पु (पदार्थविज्ञान.) मूलद्रव्य. (इं.) एलेमेंट.

**एकाकी**—क्रि.वि. एकाएकी; अकस्मात; एकदम. 'तिसरे मजल्यावरुनि घातली उडी कारंज्यावरि। एकाकी हालचाल न होतां गेलि वार्ता दुरवरी ॥'—ऐपो ३०८. [एकाएकी]

**एकाखडी**—वि. वर्णमालेतील एकएक अक्षर प्रत्येक चरणाच्या आरंभी घेऊन केलेले काव्य (जसे—कक, खख, गग). 'एकाखडी बोला कशि गत झाली बाजील। कक काशीबाई गहिवरे। खख खबर गेली पुनिया रे ॥'—ऐपो ९२. [एक+अक्षर]

**एकांग**—न. एक अंग, अवयव. —वि. एकांगी पहा. •झुंज—स्त्री. द्वंद्वयुद्ध; दोषांचे युद्ध. 'एकांग झुंजे झुंजती। एकमेकां निकरसी ॥'—मुआदि ४४.७२. •वीर—पु. १ अनुयायी, सैन्य किंवा कोणी मदत नसलेला; मदतीचा अपेक्षा न करणारा; कोट्याधि

सैन्यपथकांत सामील नसलेला; एकांडा वीर; काश्मिरांतील राज-  
तरंगिणीत. 'एकांगवीर' या लढाऊ कामगाराचे वर्णन येते; एकांडया  
पहा. 'सन्नद्ध करितां दळभार । येथे लागेल उशीर । मी एकला  
एकांगवीर । भीमकी घेऊनि येईन ॥'—एरुस्व ५.१. २ ( ल. )  
वादांत कोणाची मदत न घेतां एकटाच स्वसमर्थन करणारा. 'पांचही  
दर्शनांशीं भुंजार । हा वेदांतासि साजे बडिवार । जो एकांगवीर ।  
ख्यातिवादियां ॥'—विपू ७.१४. ३ ( सामा. ) कोणाच्या मद-  
तीची अपेक्षा न करणारा; धाडसी, उत्साही माणूस. [ सं. ]

**एकांगी**—वि. १ एकाच बाजूस सुंदर रंग, वेलखुटी वंगरे अस-  
लेले ( चीट, रेदीम, मखमल, कापड इ० ). २ एकालाच पुरेसा  
( पलंग, चटई इ० ). ३ एकच गुण, बुद्धि, व्यवहार, ज्ञान इ०  
असलेला; एकदेशी. ४ ( राजा. ) क्रुश; सडपातळ; बागीक. [ सं.  
एक+अंग ] ०खण—पु. एक बाजू चांगली असणारा; उद्विग्न-  
बाजू असणारा चोळखण. ( उ० मुंग्यांचा खण ). ०घर—न एकाच  
बाजूस उताराचे छप्पर असलेले घर; एकवई, एकपाखी घर. ०झाड—  
न. एका बाजूस वाढणारे, फुटणारे झाड. ०पान—न. एकाच बाजूस  
चांगले असणारे ( विशेषतः केळीचे किंवा विझ्याचे ) पान ( दुगरी  
बाजू सुरकुतलेली किंवा इतर प्रकारे चांगली नसलेले ). ०भांडण—न.  
ज्यांत एकच पक्ष भांडत आहे असे भांडण; भांडणांतील एका बाजू-  
चीच कैफीयत.

**एकांगी**—स्त्री. द्वंद्वयुद्ध; पृथक् युद्ध. 'समागमें दहापंधरा तोफा  
घेऊन आपली फौज सोडून एकांगीस यावे याज्ञप्रमाणे बाहेर आले.'  
—भाब १३४. 'कोणाच्या डेऱ्यांत शिरोन मारामार केली, कोणाशीं  
एकांगी करून पराभविलें.'—मराआ ४. [ एक+अंग ]

**एकांगुळ**—वि. एक डोळा गारोळा आणि एक पांढरा अस-  
णारा ( घोडा ); एक मंडलिया. ( फा. ) हफीर. ही एक घोड्याची  
खोड आहे. —अश्वप १.१४. [ एक+अंग ]

**एकाग्र**—वि. एकतान; एकलय; एकाकडेच ओढले गेलेले  
( मन, अंतःकरण ); एकाच विषयाला वाहिलेले; अचंचल; स्थिर.  
[ सं. ]

**एकाघायीं**—क्रि.वि. एका घावांत; एका अटक्यांत; एका वेळीं;  
एका तडाख्यांत. [ एक+घाय—व ]

**एकाचीएक**—वि. एकमत; एकदिल (अनेक व्यक्तींच्या समूहा-  
बद्दल योजतात ).

**एकाटणे**—अक्रि. ( व. ) एकवटणे; एक होणे. **एकाटून येणे**—  
( जीव ) कासावीस होणे. एकाएकी जीव एकाटून आला. [ एकट ]

**एकाड-ढ**—वि. ( कों. ) विचित्र; विलक्षण; चमत्कारिक;  
स्वच्छंदी; एककली. [ एक+अडणे ?; एकाड ? ]

**एकाडेपणा**—पु. अलगपणा; एकलकोडेपणा; फटकून वागणे.  
'सुंबईच्या नेमस्त प्रांतिक कमिटीच्या एकाडेपणाचा तीव्र निषेध

करून... काँग्रेसचे द्वार सर्व राजकीय पक्षांस यामुळे मोकळे झाले...'—  
—टि ३.३२१.

**एकांड्या**—पु. १ ज्याचे अंड विभागलेले न दिसतां एकच  
दिसते किंवा ज्याचे अंड एका बाजूस लोंबत असते असा घोडा;  
असे अंड अमणें ही एक घोड्याची खोड समजतात. —अश्वप ११६.  
[ एक+अंड ] २ एकांगवीर पहा. कोणत्याहि पलटणीला जमा नसुन  
स्वतंत्रपणे लढणारा; स्वतंत्र शिलेदार; सूर; धाडशी पुरुष; ( इ. )  
कॅव्हॅलियर. 'एकांड्या दिलेदाराची स्वतःची जमात नसते व हा  
कोणाच्या ताब्यांत नसतो, वाटेल त्या जातीचा पण फार धाडशी  
व सूर असून त्याला सालीना ३०० ते २००० रु. पर्यंत वेतन व  
उत्तम कामगिरी केल्यास क्वचित् पालखी व अब्दागिरीचा मान मिळे.  
प्रत्येक पथकांत अथवा पागेत त्यांच्या त्यांच्या मानाने ह्यांची १०  
ते १०० पर्यंत संख्या असे. अत्यंत आणीबाणीच्या वेळीं हा पुढें  
होई. हाच पुढें बढती मिळवून पाय्या अथवा पथकी होई.'—वैथ-  
मध्य. भारत १.२.१२७;—हरिवंश वखर ३१. 'नित्य नरे गणतीस  
लागती एकांड देशावरले.'—पेपों २१६. 'सरजामी सरकारी  
एकांडे ठळक ठळक मागे उले.'—प्रला १२५. ३ एकटाच काम  
पार पाडणारा; दुसऱ्या कोणाची मदत न घेणारा ( हरदास, गवई  
इ० ). [ सं. एक+अंड, तुल० तेलगु एकांडमु=एकटा, अपेट ]

**एकांत**—पु. १ खाजगी जागा; कोणाचा उपद्रव होणार नाही  
असे स्थळ; निवांत स्थान. 'बहुतकरून एकांतें बैसिजे गा ।'—ज्ञा  
६.१८०. २ निश्चित स्थान; कायम स्थान. 'जे आकाराचा प्रांतु । जें  
मोक्षाचा एकांतु ।'—ज्ञा ६.३२१. ३ खाजगी मसलत, खलवत;  
एकीकडे विचार; गुजगोष्ट; लोकांती याच्या उलट. [ सं. एक+अंत ]  
०करणे—१ खलवत, गुजगोष्टी करणे. 'नळें तुजशीं एकांत काय  
केला'—नल ११७. २ एकांतांत, एकमेकांच्या सहवासांत असणे;  
अगदीं सलगी करणे; एखाद्याजवळ एकटें राहणे ( निदाव्यंजक ).  
'सुशिलेंम काफशीं एकांत केला व तेथें ती त्याच्या अगदीं जवळ  
बसली.'—सुद २३०. ०कोटडी—स्त्री. १ एकीकडची, निर्जन  
खोली ( तुरंगांतील तळघर वंगरे ). २ अंधारी; अंधान्या कोटडींत  
कोंडण्याची शिक्षा; एकांत तुरुंगवास.

**एकांतर**—वि. एक सोडून एक अंग; एक दिवसाआड (ज्वर).  
—न. एक दिवसाआड जेवण्याचे व्रत; धरणे पारणे. 'अथवा एकां-  
तरा कृच्छ्री । चांद्रायणे मासोपवासी । शोषानि गा धातुराशी ।  
करिती तपे ।'—ज्ञा १७.३६४. [ सं. एक+अंतर ]

**एका तागडीचीं पारडीं**—न.अ. ( वाक्य ) सारख्या कौश-  
ल्याच्या, गुणदोषाच्या ( चोरांच्या, लबाडांच्या, खोटेपणाच्या )  
जोडीला म्हणतात; समदुग्णी माणसे ( निदाव्यंजक ). [ एक+  
तागडी+पारडे ]

**एका ताटांतला**—वि. एकाच ताटांत बसून जेवणारा; एकाच अन्नाचा ( मित्र, सोबती ). एका ताटी जेवणें; एकताटी पहा. [ एक+ताट ]

**एकांतिक**—वि. परब्रह्मी लीन; ब्रह्मतर. [ सं. एक+अंतिक ]  
**०धर्म**—पु. भागवत धर्म. ' हा भागवत किंवा नारायणीय धर्म त्यासच सात्वत किंवा एकांतिक धर्म अशी दुसरी नावें आहेत. '—गीर १०.

**एकांतिलोकांती**—क्रि. खाजगी व सार्वजनिक रीतीनें गुप्त आणि प्रकट; क्वचित् एकांतलोकांत असाहि प्रयोग करतात.  
**०सांगणें**—एक्रीकडे व प्रसिद्धपणें, चारचौघांत सांगणें. [ एकांत+लोकांत ]

**एकात्मता**—स्त्री. एकरूपता; एकरूपता; तादात्म्य. ' उदकपणें पांडुसुता । तरंग्याची एकात्मता । न मोडेचि जेवी ॥ '—ज्ञा १८. ११७१. [ सं. एक+आत्मता ]

**एकात्मवाद, एकात्मकेश्वरवाद**—पु. एका परमात्म्यानेच सर्व विश्व व्यापिलें आहे त्यावाचून अन्य कांही नाही असें मत; अद्वैतवाद; ( इं ) युनिटरिआनिझम. [ सं. एक+आत्मन+वाद ]

**एकांता-तरा**—वि. एकदिवसाआड येणारा ( ज्वर ). एकांतर पहा. [ सं. एकांतर ]—क्रि. एकदिवसाआड. **०आड-एकांताड**—क्रि. एक दिवस आड; एक दिवस सोडून. [ एकांतर+आड ]

**एकाद-दा**—वि. एखाद-दा पहा. **०दुकलो**—(गो.) एखाद-दुसरा. [ एकाद+दुकल ]

**एकादश**—वि. १ अकरा (११) संख्या. २ अकरावा. ' आतां यावरी एकादशी । कथा आहे दोन्ही रसीं । '—ज्ञा ११.१. ३ भागवताचा अकरावा स्कंध. ' करतव्यामळ कोणी एकादश केला ।—मुक्तेश्वरकृत एकनाथाची आरती ३. [ सं. ] **०स्थानीं असणें**—अतिशय स्नेहभावानें असणें. जीवश्वरकंठस्थ असणें. अकरावा पहा. **०रुद्र**—पु. शिवस्वरूप अकरा देव. अकरा रुद्र पहा. या अकरा रुद्रदेवतांचीं साधारण नांवें अशीं—वीरभद्र, शंभु, गिरीश, अजेकपाव, अहिर्बुध्न्य, पिनाकी, अपराजित, भुवनाधीश्वर, कपाली, स्थाणु व भव.

**एकादशी**—स्त्री. दर पंधरवड्यांतील प्रतिपदेपासून अकरावी तिथि. हिचे स्मार्त आणि भागवत असे दोन प्रकार आहेत. ज्यावेळीं दोन दिवस एकादशी असते त्यावेळीं पहिली स्मार्त व दुसरी भागवत असे धरितात. दर महिन्यांतील शुक्र आणि कृष्ण पक्षांतील एकादशीचीं जीं निरनिराळीं नांवें आहेत तीं अनुक्रमे पुढीलप्रमाणें—चैत्र-कामदा, पापमोचनी; वैशाख-मोहिनी, वरूथिनी; ज्येष्ठ-निर्जला, अपरा; आषाढ-शयनी, योगिनी; श्रावण-पुत्रदा, कामिका; भाद्रपद-परिव्रतिनी, अजा; अश्विन-पाशांकुशा, इंदिरा; कार्तिक-प्रबोधिनी, रमा; मार्गशीर्ष-मोक्षदा, कलदा; पौष-प्रजावधिनी, सफला; माघ-जयदा, पट्टिलि; फाल्गुन-आमलकी, विजया. [ सं. ] **१००** एका-

दशीच्या घरीं शिवरात्र-जेव्हां एका संकटमापून दुसरें येतें, किंवा एका कंगालाजवळ दुसरा कंगाल मिक्षा मागतो तेव्हां ही म्हण योजतात. **०वात**—स्त्री. चार बोटांच्या रंदीवर २५० फेरे घेऊन ( ५०० सुतांची ) कापसाची एक वात तयार करतात. अशा दोन वाती आषाढी एकादशीपासून एक वर्षभर दर एकादशीस लावतात.

**एकानएक-नेक**—क्रि. झाडून सर्व. एकूनएक पहा.

**एकानुसंधानी**—वि. एक अनुसंधान, ध्येय, उद्देश असणारा; एकावधानी; एकदृष्टी; एकदेशी. [ सं. एक+अनु+संधान ]

**एकाग्र**—न. १ एक जेवण; दिवसांतून एकच वेळ जेवून राहणें. ' मला आज पंधरा दिवरा एकाग्र चाल्लें आहे त्यामुळें उष्ण झालें. ' २ एक धान्य; कोंगव्या तरी एका धान्यावर राहणें. ३ ( क. ) एकत्र जेवणखाण करणें. [ सं. एक+अग्र ]

**एकापक्ष-पक्षीं**—क्रि. एका अर्थी; एकपक्षीं पहा. [ एकपक्षीं अप. ]

**एकापा(फा)सोळीचा**—वि. लुकडा; रोड; अशक्त. याच्या उलट दुहिरी हाडाचा, लंगरहाडाचा. [ एक+पा(फा)सोळी ]

**एकामी-में**—क्रि. १ विराम न घेतां; इतर कांहीं न करितां; सर्व उरकून; आटपून; एका झटक्यांत; दुसरीकडे न वळतां ( उरकणें, सुरू करणें, करणें ). ' भोजन आटोपून एकामीच निवावें म्हणजे वाटेनें मर्ये उतरावयास नलगे. ' २ एकदांच; पुनरावृत्तीची वेळ येणार नाही अशाप्रकारें ( जाणें, करणें ). ३ एकदम; सर्व मिळून; एकत्र; एकेवेळीं; युगपत्; ( येणें, जाणें, करणें ). ' वर्षेति एकामेचि प्राणहर प्रखरनेकशत्रु गर्णी । '—मोकर्ण ( पराडकर प्रत ) १९.२१. [ एक+काम ]

**एकायतन**—न. १ एक स्थान; एक टिकाण, अधिष्ठान; आश्रय-स्थान. ( ल. ) ब्रह्म. ' जे बपोतेजाचिया राशीं । कां एकायतन ज्ञानारी । '—ज्ञा ४.६२. [ सं. एक+आयतन ]

**एकार**—पु. ( व. ) रस्त्याची (दुसरीपेक्षां) उंच असणारी बाजू; एका बाजूस उंचवटा असणारा अन्ना रस्ता. ' एकारावर गाडी कलंडेले बघ ! '—वि. ( व. ) १ ( ओझ्यामुळें ) एका बाजूस कललेला, खचलेला. २ एककडी ( माणूस ). [ सं. एकीकृ; एक+कार ] **०जाणें-होणें-कळणें** एकीकडे खचणें, खालीं येणें ( जनावराच्या पाठीवरील ओझे गलवत, होडी ) ; झोक जाणें; पुढें येणें. **०बसणें**—१ कळून, रेलून बसणें. २ ( ल. ) अलग राहणें; वाजूस राहाणें; एकीकडे बसणें.

**एकारणें**—अक्रि. १ ( ओझे अधिक झाल्यामुळें ) एकीकडे झुकणें, कळणें, दबणें; एक अंग खालीं येणें ( गोणी, पडवी, गलबत यांचे ) २ गुंतागुंत होणें; सर्व एक होणें; एकवटणें ( दोरी इ० ). ३ एकीकडे फुगणें, खालीं येणें, लोंबणें, मोटें होणें ( वृषण इ० ).—सक्रि. एकत्र करणें; रास करणें; गोळा करणें. [ एकार ]

**एकादश**—थ—( गो. ) एकादशी पहा.

**एकादशी**—स्त्री. एका बातीचें, आरतीचें निरांजन. याच्या उलट पंवारती. [ सं. एक+आरति ]

**एकारी**—स्त्री. ( व. ) एक चाकोरी खोल असलेला रस्ता. एकार पहा.

**एकाणव**—पु. ( एक समुद्र ) कल्पातीचा जलप्रलय; प्रलयकाळी सर्वत्र पाणीचपाणी होऊन झालेला महासमुद्र. ' जो एकाणवतिदी जिरवी । जेथिचा तेथे । '—ज्ञा १०.२७१. ' जेवी त्या एकाणव जीवनी । क्रीडे हरि मीन होऊनी । तेवीं तूं निगमागम जीवनी । मत्स्य होऊनी पोहसी । '—जै १.३९. [ सं. ]

**एकावन-वचन**—वि. ५१ संख्या. [ सं. एकपंचाशत्; प्रा. एष-पञ्चास ]

**एकावली**—स्त्री. १ एक अर्थालंकार: परांगी श्रेणी; यांत पहिल्या वस्तूशी दुसऱ्या वस्तूचा, दुसरीशी तिसरीचा असा सांबाळीप्रमाणे विशेषणरूप संबंध असतो. ' राज्यांत सधुः पुरे, उंच पुरांतिल ग्रहे, ग्रहांत जन- । उद्योगशील सांर, उद्योग स्तुत्य देवि-विपुल धन ॥ ' ( यांत राज्य, पुरे, ग्रहे, जन, उद्योग आणि धन अशा सहा पदार्थांची एक श्रेणी दिसते ). --अर्थालंकारांचे निरूपण १७९. २ एकावळी पहा. ' नवरत्नांचे देवांचे पदक आणखी एकावळी कोठे आहेत ? '—नाना ८३. [ सं. ]

**एकावळी**—स्त्री. एक गळ्यातील अलंकार. एकपदरी माळ, कंठा, हार. ' जेथ अहंकारा उखी जाहली । एकावळीची काळली । दोरी जेसी । '—ज्ञा १३.५३०. ' बरी पीतवर्णाची चोळी । त्या बरी रत्नहार एकावळी । '—कथा २.११.९८ [ सं. एक+आवलि ]

**एकांशिक, एकांशी**—वि. एका भागासंबंधी; एकांगी; मर्यादित स्वरूपाचा; विशिष्ट विषयापुरता; संकुचित. [ सं. एक+अंश ]

**एकांशी**—क्रि. कांहींसे; एका तऱ्हेने; एका बाजूने; एका बाबतीत. [ एक+अंश ]

**एकासरे**—क्रि. एका पद्धतीने, वृत्तीने. एकसरे पदा. ' तुका म्हणे तरे । भवसिंधु एकासरे । '—तुगा १२००. [ एक+सर ]

**एकाह**—पु. एक संबंध दिवस; चौवीस तास. [ सं. एक+अह्न ]

**एकाहत्तर**—वि. ७१ संख्या; एकसतर. [ सं. एकपतत; प्रा. एकसत्तर, एहत्तर; सिं. एकहत्तर ]

**एकाहार**—पु. एक ओळ, पंक्ति; ऐक्य. ' उवगला आदीं एका-हारा । येवो पाहें । '—ज्ञा १८.२९१. ' चारुस्थळी एका हारी । एकां-गाचा । '—अमृ १.२. [ एक+हार ]

**एकाहिक**—वि. एकाहिक पहा. [ सं. एकाहिक ]

**एकाहिसौबी**—क्रि. एका अर्थी; एका प्रकारे; एकांशी.

**एकाक्ष**—वि. एक डोळ्याचा; एकडोळ्या; एका डोळ्याने आंधळा. —पु. कावळा; शुकाचायें. [ सं. ]

**एकाक्षर-री**—वि. एका अक्षराचा; एक अक्षर असलेला; उ० एकाक्षरी कोश. [ सं. ]

**एकीहेळा**—क्रि. १ एक वेळ; एकदां. ' तें एकीहेळा घे पां आपवें । '—ज्ञा ९.२९९. २ एकदम; अकस्मात्. ' हें लटिकें केवीं म्हणिज । एकीहेळां । '—ज्ञा ४.३९. [ एक+हेळा; तुल० प्रा. हेला=शीघ्रता ]

**एकी**—स्त्री. १ ऐक्य, संख्य; मैत्री; स्नेह; गठी; एकमेळ; एकदिल २ अभेद; अद्वैत, अविभक्तता ( हेतु, भाव, हित, उद्योग यांमधील ). ३ ( एकीवैकी खेळांत ) विषम संख्या. ' एकी कां वैकी ? ' ४ लघ्वी; मुतणें; लघुशंका; शाळांतून विद्यार्थी लघ्वीला जातांना परवानगी मागतांना ( एकबोट दाखवून ) म्हणतात. गुजराथेंतहि या वरील अर्थाने रूढ आहे. [ तुल० का. एक-धर न राधें, वांगार लघी-परसाकडेस होणें ] ५ एक याचें अनेक वचन ' एकी म्हणती काय झाले ? '—राजवाडे ग्रंथमात्र. [ सं. एक. का. थकी ]

**एकी**—क्रि. एकांने गुणून, उ० एक एकीं एक, पांच एकीं पांच, अग पाठ्यात म्हणतात.

**एकी कडचा-कडोळ**—वि. एका बाजूचा, दिशेचा, भागाचा वंगरे. [ एक+कड ]

**एकीकडून-कडणे-कडने**—क्रि. १ एका बाजूने, दिशेने, भागांने; एका बाजूस, अंगास, भागास. ' यंदा एकीकडून आंवे आले ' २ एकदम सवे मियून; एकंदर सगळे. ' तुम्ही सगळे एकीकडून शिष्या देऊं लागलां तर... ' [ एक+कड+हून ]

**एकीकडे-कडेस**—क्रि. १ अनेक कडा, वाजू यांतून एका ठायीं, एका अंगां. २ एका बाजूस; एकीकडून अर्थ १ पहा. ३ वाजूचा, वहिवाडीच्या रस्त्यापासून दूर; लांब; पलीकडे. ४ ( ल ) प्रस्तुत भाषणाची प्रस्तावक्रम, त्यापासून अलग, दूर. ' मी बोलतो तें एकीकडेच राहिले, आपलेच तेवढें पुढें आणतो. '

**एकीकरण**—न. १ संमिश्रण; संकलन; मिश्रण; एक करणें; मिलाफ करणें. २ अभेद; अद्वैत; एकाकार; एकरूप; ऐक्य. [ सं. ]

**एकीकाष्टा**—क्रि. एकत्रणें; तौलनिक पद्धतीने विचार करून; पराक्रान्तेने विचारदृष्ट्या; तात्त्विकदृष्ट्या. ' तसें दृश्य कां द्रष्टा । या दोन्ही दशा बांझटा । पाहतां एकी काष्टा । स्फूर्तिमात्र तो । '—अमृ ७.२४८. [ सं. एक+काष्टा =दिशा, सोपा. ]

**एकींग**—स्त्री. खात्री; दृढमत. ' व-वाजिबी ताकीद होईल हे एकींग समजोन... । '—रा १५.१५२. [ अर. यकीन ]

**एकीवैकी**—स्त्री. १ बायका-मुलांचा एक समविषम ओळखण्याचा खेळ; यांत मुठीत पैसे वगैरे घेऊन दुसऱ्यास ते सम आहेत कीं विषम आहेत असें विचारतात. त्यानें सांगितलेले (मोजून पाहतां) खरें टरले तर मुठीतील सर्व पैसे इ० त्यात धावयाचे, खोटें झाल्यास दुसऱ्यापासून तितके आपण घ्यावयाचे; गुजराथेंतहि हा

सेळ आहे. 'एकीबेकी पोरा सांग झडकरी.' -भज ११४. २ जूटकूट; समेट आणि भांडण. [ एक+बेक=दोन ] म्ह० एकींत जय, बेकींत क्षय.

**एकीभवन**—न. संकलन; समिश्रण; एकीकरण. [ सं. एक+भवन ]

**एकीय**—वि. एकटा; एकला; एकासंबंधी. [ सं. ]

**एकीसवा**—क्रि. १ एकसारखा; एकत्र. २ एकेबाजूस; एकीकडे. 'सकळही तुम्हीं व्हा गे एकीसवा। तुका म्हणे जीवा घीर नाही।' -तुगा २ [ एक+सह; म. सर्वे ]

**एकूण, एकूणएक**—एकूण, एकूण एक पहा.

**एकूणअशी—पेशी**—वि. ७९ संख्या. [ सं. एकोनाशीत; प्रा. एगूणामी; म. एक+उणा+पेशी ]

**एकूणचाळीस**—वि. ३९ संख्या. [ सं. एकोनचत्वारिंशत्; प्रा. एगूणचत्ताळ; म. एक+उणा+चाळीस ]

**एकूणतीस**—वि. २९ संख्या. [ सं. एकोनत्रिंशत्; प्रा. एगूणतीस; एक+उणा+तीस ]

**एकूणनव्वद**—वि. ८९ संख्या. [ सं. एकोननवति; प्रा. एगूणनवद; गो. एकूणनव; एक+उणा+नव्वद ]

**एकूणपन्नास-वन्नास**—वि. ४९ संख्या. [ सं. एकोनपंचाशत्; प्रा. एगूणपन्नास; म. एक+उणा+पन्नास ]

**एकूणवीस, एकूणीस, एकोणीस**—वि. १९ संख्या. [ सं. एकोनविंशति; प्रा. एगूणवीस; म. एक+उणा+वीस ]

**एकूणदांभर**—वि. (क्र.) ९९ संख्या. [ एक+उणा+दांभर ]

**एकूणसत्तर, एकूणहत्तर**—वि. ६९ संख्या; एकूणसत्तर. [ सं. एकोनसप्तति; प्रा. एगूणसत्तर; म. एक+उणा+सत्तर ]

**एकूणसाठ**—वि. ५९ संख्या. [ सं. एकोनषष्टि; प्रा. एगूणसठ; म. एक+उणा+साठ ]

**एकूणात-नात, एकूणहात**—श्री. १ हिशेब पुरा केल्यावरची, अखेरची एकूण रकम, हिशेबी अखेरी रकम, शिल्लक. 'शेवटीं एकूणात देत जावी.' -खानगी खाते अंमलदाराचे अधिकार (बडोदे) १८५. २ या पुऱ्या केलेल्या रकमेवर मालकाने करावाची सही किंवा रेष. लेख. ३ या सहीवर एक विशिष्ट खूण म्हणून काढतात ती U अशी रेष. रेष पहा. ४ (ल.) भाषणातील प्रमाणभूत सार; सारसिद्धांत; तात्पर्य. [ एकूण ]

**एकूणेर**—एकूणएर पहा.

**एकूणेशी**—एकूणअशी पहा.

**एकु(कू)न(ण)एक**—क्रि. १ एकच; तैच तै; सर्वे, सारे एकच. २ प्रत्येक; कोणी न बगळता; सर्वजण. [ एकूण+एक; एक+अनु+एक ? ]

**एकुनएर-येर, एकुनेर**—क्रि. १ (कूण.) परस्पर; एकमेक. 'लोक पुसती एकुनेराला।' -ऐपो १३०. २ एकूनएक पहा. [ एक+अनु+येर; एकूण ]

**एकुलता, एकुलताएक**—वि. एकटाच; एकचएक; जो नाहीसा झाला असता दुसरा मुळीच नाही असा. [ एकल+एक ]

**एकूण-न**—क्रि. १ तर मग; असे आहे तर; सारांश; एकंदरीत. 'एकूण त्या वृषलीच्या भाच्याला राज्यावर वसविण्याकरितां तु अलला नीचपणा केलास काय ?' -चंद्रगुप्त १७९. २ सर्वे मिळून एकंदर संख्या किंवा वेरीज. 'पांचा जणांनी पांच पांच रुपये दिलेह एकूण पंचवीस झाले.' -मोल. ३ अटल (बोलण्याचा निष्कर्ष काढून घालेला मत् म्हणून); पक्का; वस्ताद; उ० एकूण लबाड-लुच्चा-सोदा-हराभी-सूक्ष्. [ सं. एक+अनु ] **एक**—क्रि. एकून-एक पहा. **जज्जा-वेरीज**-श्री. (अनेक रकमांची) एकंदर वेरीज; एकंदर रकम. वाकप्रचार-एकूण क्षेत्रफळ सारखेंच (लांबी कमी करून रुंदी त्यामानाने वाढविली किंवा रुंदी कमी करून लांबी त्यामानाने वाढविली तरी क्षेत्रफळ सारखेंच राहणार यावरून)=एकूण-एकच-एकीकडे कमी तर दुसरीकडे जास्त तेव्हां एकंदर वेरीज. **एकू**—अ. एकवेळां. एकाने गुभाबयाचे असतांना योजावयाचे अवयव. उ० तीन एकें तीन.

**एके**—एकचे अनेकवचन; एकी अर्थ ५ पहा.

**एकेक**—एकएक पहा. [ सं. ]

**एकेचाळ-चाळीस, एकेताळ-ताळीस**—वि. ४१ संख्या. [ सं. एकचत्वारिंशत्; प्रा. एणचत्ताळ; हि. एकतालीस ]

**एकेठंय**—क्रि. वि. (कु.) एका ठिकाणी; एकें जागी; एकत्र; एकाठाणी [ एक+ठांय ]

**एकेरा-री**—वि. १ दुंदरी, घडीचा किंवा पिळलेला नव्हे असा; एकपदरी (कापड, कागद, सूत वगैरेला लावितात); विरळ विणीचे (संयंग). उ० 'एकेरी फुलें गुंफून केलेली माळ ती एकेरी माळ.' २ कोता; बारीक; दुबळा. (गाण्याच्या कार्मी गळा, आवाज वगैरे). ३ एकवचनी; अरेतुरे असा (उल्लेख, संबोधन). 'तू मला शिवकुमारी या एकेरी नांवाने हांक मार गडे!' -वि. वि. ८. २. ३०. 'ओरास एकेरी शब्द बोलूं नये.' ४ एकएक; स्वतंत्र.

दोन दोन, तीन तीन अशा प्रकारें संबद्ध नव्हे असा. **एकेरीवर येणे**—१ अरेतुरे म्हणणे; एकेरी नांवाने दोबोयेणे (अनादरयुक्त). २ (ल.) चिरडीस जाणे; चिडणे. **एकेरापट**—पु. (मळविद्या) एक पेंच; जोडीदाराच्या एका पायास गुढव्याच्या लवणीत हात घालून उचलून आपले डोकें जोडीदाराच्या बगलेजवळ छातीस दावून जोडीदारास चीत करणे. [ हि. पटकना=जमिनीवर जोराने आपटणे. ]

**एकेराहुलकस**—पु. (मळविद्या) एक पेंच; आपण आपल्या जोडीदारास खाली आणून त्याची मान आपल्या छातीने दावून

आपला एक हात जोडीदाराच्या बगलेंत घालून आपल्या दुसऱ्या हाताचे कोपर जोडीदाराच्या बाहेरील मुंड्यावर ठेवून आपल्या दोन्ही हातांस मिठी घालावी व ज्या बाजूचा आपला हात जोडीदाराच्या मुंड्यावर ठेविला असेल त्या बाजूचा आपला पाय जोडीदाराच्या मुंड्यापासून घोट्यापर्यंत तटवावा व जोडीदाराच्या बगलेंतून घातलेल्या हातानें झटका देऊन जोडीदारास चीत करावा. [ हि. हूल=धक्का+कस=जोर; हूलकस=जोराने धक्का देणे ]

**एकेरी इंजन**—न. (यंत्र.) एक पंचपात्र असलेले वाफेचे इंजन. [ इं. सिंगल सिलेंडर एन्जिन ]

**एकेरी इधराशि-राशिक**—पु. स्त्री. न. इधराशि. दशकर्म पहा.

**एकेरी कारकून**—पु. हलक्या दर्जाचा कारकून; याला शिपाई, प्यादे इ० नेमणूक नसते; याचे काम निव्वळ कारकुनीपलीकडे काहीं नसते; (निदाव्यंजक) थोपटमार्गी. [ एक+कारकून ]

**एकेरी वहिवाट**—स्त्री. (जमाखर्च) एवढ्यांच वार करणे. दुबेरजीच्या उलट. [ एकेरी+वहिवाट ]

**एकेरीसरकत**—स्त्री. (अंकगणित) एकपाती; एकभागी; एकेरी प्रमाणभाग, वांटणी; दुहेरीसरकतच्या उलट. (इं) सिंगल फेलोशिप. [ एकेरी+सरकत ]

**एकेरी होन**—पु. एक नाणें; होनाचा एक प्रकार. होन पहा.

**एकेहत्तर-हात्तर**—एकाहत्तर पहा.

**एकैक**—वि. एकएक; एकैक. 'एकैके वेळे जालें दुखणें । तै आम्ही केलें पुसवणें ॥'—शिखु ८१६. [ सं. ]

**एकोएकी**—क्रि. एकाएकी पहा.

**एकोटणें**—उ. क्रि. एकवटणें पहा.

**एकोटा**—अ. क्रि. एकवटा पहा.

**एकोटी**—स्त्री. (खा.) भाकरी भाजण्यासाठी तव्याप्रमाणे उपयोगांत आणावयाची वाटोळी मातीची खापरी [ एकवती ]

**एकोत्तरा**—पु. एकोत्रा पहा. 'ज एकोत्तर्याच्या वाडी । जळतिये आर्गी घालिती उडी ।'—झा ९.५४. [ सं. एक+उत्तर ]

**एकोत्तरावा**—वि. एक अधिक; भिन्न; वेगळा. 'सहस्रवरी बाहिया । आहाति सहस्रासुना राया । तरी तो काय तिया । एकोत्तरावा ।'—अमृ ७.१४०. [ सं. एक+उत्तर ]

**एकोत्रा**—पु. दर महा दर शेंकडा एक रुपया व्याज असा व्याजाचा दर. [ सं. एक+उत्तर; सिं. एकोत्तर; म. एकोत्तरा ]

**एकोत्री-एकोत्रें**—स्त्री. उजळणीचा एक प्रकार, संख्यांच्या वर्गांचा पाडा. ३० अकरे अकरे एकवीसासो. [ एकोत्तर ]

**एकोदर**—वि. सोदर; एका आईची; एकाच उदरानून उत्पन्न झालेली (मुले). 'कच बोले आदरें । तुम्ही आम्ही एकोदरें ।'—पत्रि ५.९९. [ एक+उदर ]

**एकोदरशें, एकोदरशें, एकोदरशें**—वि. एकशें एक (१०१); हुंडी लेख वगैरेंतून हा शब्द येतो. 'अश्वपति नरपति राजे होती । एकोदरशें राणी तथा वर्षी नाही मिति ।'—वसा १३. 'त्याचे एकोदरशें झालेच !'—भा १०. [ सं. एक+उत्तर+शत; एकोत्तर+शें ]

**एकोद्विष्ट**—न. १ मृताच्या उत्तरक्रियेंत सपिंडी (त्रयीस उद्देशून) श्राद्ध होण्यापूर्वी अकराच्या दिवशीं करावयाचें श्राद्ध. २ चुलता, भाऊ इ० निपुत्रिक मृत झाले असल्यास केवळ त्यांनाच उद्देशून (म्हणजे त्रयीचा उद्देश्व न करत) हें श्राद्ध केले जातें म्हणून एकोद्विष्ट हें नांव यास आढे. —धर्मसिधु. एकोत्तिष्ठ असाहि शब्द रूढ आढे. [ सं. एक+उद्विष्ट ]

**एकपा-बा**—पु. एकी; एकमत; जूट; संघटना. 'राष्ट्राच्या अभ्युदयाकरितां एकोप्यानें प्रयत्न करण्याची जरूरी आढे.'—टि ३.२४६. [ एक+उप ?; सं. एकात्मता-एकाप्यमां-एकापा-एकोपा.—भाअ १८३४. ]

**एकोशास, एकोशी, एकांस**—क्रि. (कों.) एकीकडे; आडवळणी; एकांती; रस्त्यापासून बाजूला (गांव वगैरे). [ सं. एक+वस ]

**एकोसा**—पु. जनावरांच्या आंचळ्यास होणारा एक रोग.

**एकोळ**—पु. स्त्री. एक मोठें सरळ वाढणारें झुडप.

**एकोळा**—वि. एकसमूह; एकवट. 'एकोळा करौनि लागु वळावीला ।'—भात्रे १०.३.११४. [ एक+काला; एक+वळणें ]

**एककडेन**—क्रि. (गो.) एकीकडे; एकत्र. [ एकीकडे; का. ईकडे; म. इकडे; एकवट ]

**एकलकोंडा**—एकलकोंडा पहा.

**एक्या**—पु. (कों.) तवल्यावरील एक टेका.

**एक्या**—पु. १ (व. ना.) एक दिवस अहोरात्र भजन; भजनसप्ता; खळ न पाडतां एक दिवस अहोरात्र करावयाचें नामस्मरण, भजन. 'काल एक्याची समाप्ति झाली.' २ एकी; जूट; एकमत; एकविचार. 'पुढे स्वराज्यामधीं असून एक्या नसून वेवंदी झाली होती.'—गापो ९४. [ सं. एक; प्रा. एक ]

**एक्या, एक्या**—पु. १ पत्यांतील पानांपैकी ज्यावर एक चिन्ह आहे असें पान. (पुते-गजिफांत प्रत्येक रंगाचा एक एक्या असतो). हें पान सर्वांत भारी मानण्यांत येतें. एका पहा. 'एक्या म्हणे राजालाही मारतो !'—के २६.७.३०. २ (ल.) अद्वितीय; श्रेष्ठ माणूस. [ सं. एक; प्रा. एक ]

**एक्या, एक्या, एक्या**—पु. एक बैलाची (क्वचित् घोऱ्याची) गाडी; बैलगाडी; छकडा. '(दिल्ली येथील) श्रीमंत लोक प्रातः-काळीं मोठाले बैलाचे रथ किंवा एकके यांत बसून यमुना स्नानास जातात.'—तीर्थयात्रापत्रबंध ६९. [ सं. एक; प्रा. एक; फा. यक्का; वं. एक्या; यु. एक्यो ]

**एकश्लोकप्रकार**—पु. (कायदा) मयताने आपल्या मृत्युपत्रा-प्रमाणे आपल्या इस्टेटीची व्यवस्था करण्याकरतां नेमलेला व्यवस्थापक; बजावणीकामगार (कोर्टाकडून नेमल्या जाणाऱ्या व्यवस्थापकाला अॅडमिनिस्ट्रेटर म्हणतात) [ इ. ]

**एकश्लोकप्रकार**—क्रि. कार्यकारी; विधायक; शासनासंबंधी. **०ईजिनिअर**—पु. सडका; इमारती, पाटबंधारे, वंगरे (पी. डब्ल्यु डी.) कामावरचा एक वरिष्ठ अधिकारी. **०कौन्सिल**—न. कायेकारीमंडळ; कारभारीमंडळ. [ इ. ]

**एकवार**—खी. वातमीपत्र; अखबार पहा. —दिमरा १.१६४ [ फा. अखबार. ]

**एकवालपन्हा**—वि. दैववान; नशीबवान. [ फा. इक्वाल + पनाह् ]

**एक्यापेशीं, एक्यायशी**—वि. ८१ संख्या. [ सं. एका-शीति; प्रा. एकासीअ; सि. एकामी ]

**एक्याणव**—वि. ९१ संख्या. [ सं. एकनवति; प्रा. एकाण-उय; सि. एकानवे ]

**एक्या माळेचे मणी**—वाकप्र. ( शब्दश. एका माळेंतील एकसारखे मणी ) एका जातीचे, धर्माचे, स्वभावाचे, पेशाचे वंगरे सदृश अशा अनेक व्यक्ती; समानधर्मी. म्हू० एक्या माळेचे मणी ओबायला नाही कोणी.

**एकार**—पु. करार; कबुली; इकार. ' ऐसें स्पष्टवादे पुसतां मुल्जीम होऊन एकार केला. ' —रा २०.६५. [ अर. इकार. ]

**एकलेसिया**—खी. ( ख्रि. ) समूह अथवा संघ ( इलाएल अथवा ख्रिस्ती लोकांचा ); ( अ. ) उपासनेची बैठक, ( आ ) स्थानिक संघ; ( इ ) ख्रिस्ती महामंडळ; सार्वत्रिक ख्रिस्तीमंडळी. ' ख्रिस्ताने जर एकलेसिया स्थापिली तर ख्रिस्तापूर्वी एकलेसिया नव्हती काय? —ईवि १२५.१२३. साप्रा १०२.११८. [ इ. एकले-सिया; प्री. एक=बाहेर+कॅलेओ=मी बाहेर बोलावतो. ]

**एकस-ऑफिशिओ**—विकि. अधिकारपरत्वे; हुद्याच्या नात्याने; ( सभासद, एखाद्या कमिटीचा ). [ इ. ]

**एकसप्रेस**—वि. ताबडतोबीचा; घाईचा; निकडीचा. उ० एकस-प्रेस टेलेग्रॅम=जरूरीची तार; एकसप्रेस ट्रेन=दौडगाडी; जलद गाडी ( मधील थोड्या स्टेशनांवर थांबून लवकर पोचणारी आगगाडी ); याच्या उलट पॅसेंजर ट्रेन. [ इ. ]

**एकसरसाईझ**—पु. १ धडा; पाठ; अभ्यास. २ व्यायाम; कसरत; मेहनत. ३ अभ्यासाची वही; टिपणवही; एकसरसाईझ बुक. [ इ. ]

**एकस-रे**—पु. ( पदार्थ ) क्ष-किरण; रॉन्टजेन किरण ( प्रो. रॉन्टजेनने १८९५ त हे शोधून काढले ); विद्युज्जन्य प्रकाश-किरण. या किरणामुळे अपारदर्शक वस्तूतील अंतर्भाग दिसतात.

रोम्याच्या शरीरांतील विषाड यांनी अचुक कळतो. [ इ. एकस=क्ष अक्षर+रे=किरण ]

**एकसाईज**—पु. १ देशांतील मालावर. तो तयार होत असताना किंवा तयार होऊन देशांत विकण्यापूर्वी बसविलेला सरकारी कर, जकात; असल्या जकातीचे खाते. २ अवकारी खाते. [ इ. ]

**एकसान, एकसा, एकसू**—वि. एकनिष्ठ; एकसारखा. ' धन्याची एकसान चाकरी केली हें सुकृत पदवी आहे. ' —ख १. ४०९. ' जमाना एकसा नाही. ' —रा ५.८५. ' खानाजाद नौकर एकसू. ' [ फा. यकसान; फा. यक+सू=चाजू ]

**एकत्यार-री**—अखत्यार-री पहा.

**एखरा**—पु काळिस्थ्याचे बी; तालीमखाना.

**एखाद-दा**—वि. १ कोणीतरी; कोणीएक; अमुक; विशिष्ट नव्हे तो; एकादा-या. ' तुजपासीं एखादा रूपया असला तर दे. ' ' अपध्य करितोस पर एखादे दुखणे येईल. ' २ ( अध्याहार होऊन ) एखाद्या वेळी; एखाद्या प्रकारे. ' पाण्यांत जाऊं नको, एखादा बुड-शील. ' [ सं. एक+अर्थ, हि. एक+आधा; तुल० बं. एकआध ]

**एखाददुसरा**—वि. कोणी एखादा ( क्वचित आढळला तर ); एकदोघे आणखी; कदाचित एक जास्त ( आतांपावेतो सांगितल्यापेक्षां ) [ एखादा+दुसरा ]

**एखलास-सी**—पु. खी. स्नेह; आदर; यगानगत; चहा; मैत्री. इखलास पहा. —तरिका एखलासीचा. —रा १०.१६५. [ फा. येखलास; अर. इखलास. ]

**एंगरण**—उ. कि. वेंचणे पहा.

**एंगरट**—वि. ( व. ) अकलशून्य. [ एंगर+ट, वेंगळ=वेंघळ ]

**एगान**—खी. ( जरतार धंदा ) एकेरी तार; एकाच तारेस पीळ दिलेला असल्यास तीस म्हणतात; [ फा. यगान=एकी; तुल० सं. एक ]

**एगानगत**—खी. ऐक्य; स्नेह. ' दुनियाईत दोही दौलतींची एगानगत मसहूर. ' —रा ५.३१. [ फा. यगानगत ]

**एंगेजमेंट**—खी. १ संकेत; बोली; ठराव; वायदा. २ लख करण्याचे वचन; लग्नाचा ठराव. [ इ. ]

**एगिझबिशन**—न. प्रदर्शन; देखावा; मांडणी ( वस्तूंची इ० ) [ इ. ]

**एग्यु, एग्यु-फीव्हर**—पु. ( इ. ) मलेरियाचा ताप; हिंवताप; हुडहुडी; थंडी. [ इ. एग्यु=हीव+फीव्हर=ताप ] **एग्युमिक्थर**—न. ( मिक्थर=मिश्रण-औषध ) हिंवतापावरचे औषध.

**एजंट**—पु. ( इ. ) १ ( व्यापार ) गुमास्ता; अबड्या. २ ( कायदा ) प्रतिनिधि; मुखत्यार; वकील; गुमास्ता; मुनीम ३ ( राजकीय ) पोलिटिकल एजंट; संस्थानांवर देखरेख ठेवणारा ( वरिष्ठ सरकारचा ) अधिकारी. उ० मध्यहिंदुस्थानांतील संस्थानांचा एजंट, राज-पुताना संस्थानांचा एजंट.

**पंजंटी**—स्त्री. १ ( इ. ) एजन्सी याला प्रतिशब्द; एजंटपणा; गुमास्तेगिरी; बकिलात. २ एजंटची कचेरी, हद्द. 'जाय एजंटित दाद मागण्या तों घर मागे पडे. -विक्षित १.१३५. ३ अडतीचें काम; असें काम करणारी संस्था. ४ मध्यस्थी; दलाळी. [ इ. एजंट ]

**एजन्सी**—स्त्री. ( इ. ) एजंटी पहा.

**एजा करणे**—अक्रि. १ ये जा म्हणणे; अरेतुरे असें एकवचनी संबोधणे. 'घरांतील कर्ती माणसें सोडून बाकीच्यांना होतां होईल तों एजा करण्याचाहि मोरभटांचा परिपाट होता.' -हाकांध ३४. [ ये+जा ] २ हेलपाट घालणे; जाणे येणे ठेवणे. [ येणे+जाणे ]

**एंजिन, एंजिनियर, एंजिनियरिंग**—इंजन, इंजिनियर, इंजिनियरिंग पहा.

**एजोब**—पु. ( खि. ) वनस्पतिविशेष; जुन्या कराराच्या काळीं याच्या डाहाळायांचा उपयोग जुद्धीकरणाच्या विधीमध्ये रक्त किंवा पाणी क्षिपडण्याकरितां करीत असत. ( इ. ) हिसप. 'एजोवानें स्वच्छ करा मज निमेल तें मी होईन हो.' -उस १८४. [ हिब्रू ]

**एट-ठ, एटण-ठण, एट(ठ)णं, एटाळी, एटाळणें**  
३०—वेट-ठ, वेटण=वेठण, वेटणे=ठणे, वेटाळी, वेटाळणें पहा.

**एटक**—न. गाडीची साठी आणि बुट्टे यांना जोडणारा दांडा.

**एटोळ**—क्रि. ( व. ) इतका वेळ; वाढूक. एढवळ, एटोळ पहा. 'एटोळ तूं कोठें होतास ?' [ सं. इयतवेला; म. एवढा+वेळ, वाढूक ]

**एट-ठां, यट**—क्रि. ( कों. कुण. ) येथें; या ठिकाणीं. 'तंव भणे यादवराओ । एट हाचि उपाओ ।' -शिस्तु ७६१. [ सं. इत्थ; प्रा. एत्थ; कुण. इथ; म. येथें ]

**एड**—स्त्री. टांच; मंत्रेज; घोड्याला मारण्याकरितां टांचेच्या मागच्या बाजूस लावलेली दातेरी. ( क्रि. देणे ). [ हि. एडी=टांच; तुल० सिं. अडी हणणु=टांच मारणे ]

**एडका**—पु. १ मॅक्याची एक जात; याला शिंगें येतात तीं मजबूत असून त्यास टकर देऊन लडण्याला शिकवितात. 'एडका मदन तो केवळ पंचानन ॥' -भज ११२. 'हजारों एडके देवाला देऊन तो संतोष पावेल काय ?' -बालांक १४. २ मुंग्या पकडण्यासाठीं धुळीत बाटोळी खळी करून तींत बसणारा किडा; याला मोर असेंहि म्हणतात. [ सं. एडक; द्रा. आडु=योळी ]

**एडगुळवेडगुळ**—वि. ( व. ) ओंबडधोबड. 'हें चित्र एडगुळवेडगुळ दिसतें.' [ वेडगुळ द्वि.; वेडगुळ=बेगडळ=वेडव ? ]

**एडला**—क्रि. ( चि. ) इतक्यांत; एव्हाना; एवढ्या वेळांत. [ सं. इयतवेला; म. इतला, एतला ]

**एडिटर**—पु. ( इ. ) संपादक; संपादकीय मजकूर तयार करणारा; छापावयाचे लेख तपासून प्रसिद्ध करणारा; वर्तमानपत्र आणि पाको. १. ५१

मासिक किंवा एखादें नियतकालिक यांतील मजकूर तपासून प्रसिद्ध करणारा; त्यांतील लेखांची जबाबदारी घेणारा. [ इ. एडिटर ]

**एडी**—स्त्री. ( व. ) टांच. एड पहा. 'बूट एडीवर फाटला.' [ हि. एडी; सिं. अडी ]

**एंडी**—स्त्री. ( गो. ) पोत्यासारखें एक मासे धरण्याचें जाळें.

**ए. डी. सी**—वरिष्ठान्या ( विशेषतः राजे, गव्हर्नर वगैरेच्या ) तेनातीस असणारा लष्करी अधिकारी ( हा अधिकारी खासांच्या सर्वे मुखसोयीकडे लक्ष देऊन त्यांची बडदास्त ठेवितो ); शरीर-संरक्षक; अंगरक्षक. [ संज्ञा; इ. एड-डी-कॅपचा संक्षेप ]

**एडु(डू)क**—पु. हाडें, दांत, फेस वगैरे कांहीं स्मारक पुरून क्षाच्यावर त्यावर उभारलेला मनोरा किंवा इमारत; स्तूप; डागोबा. दुदाच्या अवशेषांचीं अर्शां एडुकस्थानें असतात. 'एडुकचिन्हा पृथिवी न देवयद्भूमिता.' -गीर ५५६. ( महाभारत वनपर्व १९०-६७. ) [ सं.; लं. ईडिस=देवस्थान, इ. एडिफिस ]

**एढवळ, एढोळ, एढोळां**—क्रि. आलांपावेतो; एवढा वेळ; वाढूक. एटोळ पहा. [ एवढा+वेळ, वाढूक; सं. इयतवेला ]

**एढा**—क्रि. ( राजा. ) येथें. एढ-ठां पहा.

**एढाढी**—क्रि. ( राजा. ) येथून.

**एण-णी**—पु स्त्री. हरिण; मृग. [ सं. ]

**एणांक**—पु. चंद्र; ज्यावर हरिणाचें चिन्ह आढे तो; मृगलांछन. 'होता द्रोण कृपाख्ययुक्त सह तो एणांक तारांगणी.' -वामन-विराट ५.१३. [ सं. एण=हरिण+अंक=चिन्ह ]

**एणाक्षी**—स्त्री. मृगनयना; हरणासारखे डोळे असणारी सुंदर स्त्री. [ सं. एणा+अक्षिन् ]

**एणे**—सना. तृतीया १ येणें; यानें. 'तें अणें घरांत मारिली । पूतना भगौनि ॥' -शिस्तु ८६६. 'कथितो सर्वाथेपद जप्य महामंत्र मी तुला एणे । वश होइजेळ देवें जेवि मधुरगीत मोहितें एणे. -मोअनु-शासन ५.१३. २ या; अशा उ० एणेकरून; एणेपरी; एणेप्रमाणें वगैरे रूपें होतात. 'एणेपरी परिसतांच तया अनन्या ।' -नल १२१. [ जुनें रूप ]

**एतत-एतद्**—सना. हा, ही, हे. पुढीलप्रमाणें समासांत हा शब्द येतो. एतदतिरिक्त ( एतद् + अतिरिक्त ) = याहून वेगळा, याहून वरचढ. एतदंतगत = यांत समाविष्ट झालेले; यांतील; याचें. एतद-कृत = यानें केलेले. एतदर्थ = याकरितां; म्हणून. एतदर्थक = या अर्थाचा. एतदन्तर = यानंतर. एतदरूप = याप्रकारें; याप्रमाणें. एतदवधि = येथ-पर्यंत; इतकें. एतदारभ्य = यापुढें वगैरे. [ सं. ]

**एतद्देशीय**—वि. या देशातील; या देशांत, येथील लोकांकडून होणारी ( पुस्तके, इतर कामे वगैरे ). 'एतद्देशीय ग्रंथावर सादेबमजकुरांनी जो टीकालेख लिहिला ...' -दि २.११३. -पु. युरोपियनेतर; नेटिव्ह; देशी लोक; हिंदी लोक. 'त्यांनी ( एल्फिन्स्टन साहेबांची ) अशी खात्री होती कीं एतद्देशीयांचीं मनें



सुशिक्षित झाल्यामुळे इंग्लंडास आपला गाशा घुंडाळावा लागला तर ज्यांचा देश त्यांस परत झाल्याम इंग्लंडची कीर्तीच होणारी आहे.' -टि १.४४०. [ सं. एतत्+देशीय ]

**एतपर्यंत, एतपावेतो**—एथपर्यंत; एथपावेतो पहा.

**एतां**—क्रि. येतां; येतांना. 'तुमते एतां देखिले ।' -शिष्ट १२५. [ येणे याचे एणे असे जुने रूप ]

**एतां**—क्रि. ( राजा. ) आतां.

**एतादृश**—वि. यासारखा; असा. [ सं. ]

**एतावत्**—वि. इतका; एवढा. उ० एतावत्काल; एतावत्प्रमाण. [ सं. ]

**एतावता**—क्रि. १ म्हणून; एकंदरीत; यामुळे; इतक्याने; येवढ्याने. 'एतावता निष्पन्न काय होते कीं, औरस पुत्र नसल्यास स्वर्गप्राप्तीसाठी दत्तकपुत्र घेण्याची जरूर नाही.' -टि ४.१५. २ तथापि; असे आहे तरी; अथाप. 'त्याने आदरातिथ्य केले, गोड बोलला, एतावता त्याचे मनातील द्वेष गेला असे म्हणून नका.' [ सं. एतावत् ]

**एतावधि**—क्रि. एथपर्यंत; एथपावेतो; होताहोईतो; एवढा; इतका. [ सं. एतदवधि अप. ]

**एतुला**—वि. इतला; एवढा; इतका; असा. 'लाडका करिसि यास एतुला ।' -आकृ २८. [ सं. इयत्, एतावत्+ल, प्रा. एतुल ]

**एथचा-ला, एथील**—वि. या जागेचा, भागाचा, प्रांताचा, दिशेचा वगैरे; येथील. [ सं. अत्र; प्रा. एत्थ; गो. एथ ]

**एथपर्यंत-पावेतो-वर-वरी, एथोर**—क्रि. हा पावेतो; या ( वेळ किंवा जागे ) पर्यंत; हा काळ पावेतो; एवढा वेळ; एवढाळ. [ एथ यास प्रत्यय लागून ]

**एथून, एथोन**—क्रि. या पुढे; या स्थळापासून किंवा ळाकापासून पुढे; अशिष्ट रूप एथने. [ एथ+हून; प्रा. एत्तहि ]

**एथें**—क्रि. १ या ठिकाणी; या जागी. येथे पहा. 'महाराजांनी आतां एथेंच बसून राहावे.' -कर्म ४.१११. २ ( एखाद्याच्या ) घरी, राहण्याच्या जागेत. जसे-त्याच्या एथें, माझ्या एथें. वाक्प्रचार-( गो. ) एथनानी तेथना=इकडेहि नाही व तिकडेहि नाही [ सं. अत्र; प्रा. एत्थ; वं. एथा ]

**एदगिरी**—वि. एदगीर गांवचे ( शेला, धोतरजोडा इ० वख ). [ एदगीर=नागपुर जवळचे एक गांव. -मोल. उदगीर ? ]

**एदेन, आदान(बाग)**—पु. ( ख्रि. ) पवित्र शाब्दांत बर्गिल्या-प्रमाणे मानवाचे मूळ पूर्वज आदाम व हव्वा यांस ज्या बागांत ठेविले होते त्या बागेचे नांव; आनंदोद्यान; नंदनवन. '...परमेश्वर देवामें त्यांस एदन बागांतून काढून लाविले.' -उत्प २.२२. [ हिब्रू एदेम=आनंद किंवा सुख; ई. ईडन ]

**एदो**—वि. ( गो. ) एवढा. **वेळ-पदोळ-पदोव**—क्रि. ( गो. ) एवढावेळ; मधां. एथां सकाळीं=एवढ्या सकाळीं. [ सं. इयत्+वेला; म. एवढा+वेळ ]

**एधवळा, एधोळ, एधोळां**—क्रि. ( कुण. व-हाडी रूपे ) **एधाळा, एधाळून** एव्हाना; इतका वेळ; एवढा वेळपर्यंत, एवढळ एढोळ; यावेळीं; एवढ्यावेळीं. ' एधाळून त( तर ) आमचा सैपाकय ( स्वयंपाकही ) होत असते ( असतो ). ' ' एधाळा काय काम आहे गा तुह ( तुझे ) ? ' [ एवढा+वेळ ]

**एधवां**—क्रि. ( काव्य ) आतां; यावेळीं. [ सं. अद्य; प्रा. एत्थ; म. तेधवा-तदा ]

**एधष्ट**—क्रि. पाहिजे तितके; यथेष्ट; भरपूर; पुरेपूर. [ सं. यथेष्ट अप ]

**एनकेनप्रकारें, एनतेनप्रकारें**—क्रि. कोणच्यातरी प्रकारानें; कशामुळे तरी; कसेतरी; कसेंहि. [ सं. यनकेनप्रकारेण ]

**एनमळ**—न. कांचमिना; धातूवर कांचेचा मुलामा देण्याची क्रिया; कांचवण; कांचमिन्याप्रमाणे चकाकणारा शृष्टभाग. [ इं. ]

**एनातांमामूल**—खी. टराविक देणगी. इनायत पहा. [ फा. अर. इनायत्+मामूल ]

**एनिमा**—पु. बस्ती; बस्तीचे औषध किंवा पिचकारी; शौच-विधीचे एक साधन. [ इं. ]

**एन्ना**—क्रि. ( गो. ) एव्हां; इतक्यांत. [ एव्हाना ? सं. एना=नंतर, त्यावेळीं. ]

**एन्काबूचान**—पु. रत्नाला कांतून बहिर्वेक आकार देतात तो. ( बहिर्वेक रत्नांचा आकार हा शब्द काबूचानला प्रतिशब्द म्हणून वापरला आहे. -खांबेट ) [ इं. एन्+फॅ. काबूचान=न कांतलेला हिरा ]

**एन्सायकलोपीडिया**—पु. ज्ञानकोश; विश्वकोश; विश्वज्ञान-संग्रह. यांत जगातील ज्ञानाच्या सर्व शाखांची माहिती अकारविल्याने दिलेली असते. [ इं. ]

**एन्हा घेणें**—अक्रि. ( व. ) हिसका घेणें; ध्यर्थ त्रास घेणें. [ सं. एन्सु=डु; ख ]

**एपिफनी**—खी. ( ख्रि. ) १ ( विदेशी लोकांसमेर ) ख्रिस्ताचे प्रकट होणें; आविर्भवन. २ ख्रिस्त दर्शनोत्सव; हा जानेवारीच्या ६ व्या तारखेला करतात. ' वरील सार प्रार्थना, पत्र व शुभवर्तमान हीं एपिफनीपर्यंत प्रतिदिवशीं वाचावीं. '-साप्रा ४२. [ इं. प्री. एपि=वर+फायनो=मी प्रगट करतो. ]

**एप्रिल**—पु. इंग्रजी वर्षाचा चवथा महिना ( हा मराठी चैत्र-वैशाखाच्या सुमारास येतो. ) [ इं. ]

**एबनी**—न. भावनूस पहा. [ इं. ]

**एम्**—पु. छापील मजकुराची ओळ मोजण्याचे प्रमाण ( इंग्रजी एम् अक्षरास जी समचौरस जागा लागते त्या जागेचे माप कल्पून,

एम्नें ओळ भोजण्यांत घेते). एका इंचांत पायका टाईपाचे सहा एम् बसतात. मजकूर (टाईप) जुळण्याचा भावहि एम्वरच ठरलेला असतो. एका रुपयास १४००-२४०० एम् (लहानमोठ्या टाईपाप्रमाणें) पर्यंत दर असतो. [ इ. ]

**एर**—वि. १. येर; बाकीचे; दुसरे; इतर (विशिष्ट सांगितल्यानंतर राहिलेले); अन्य; भिन्न. 'एर परिवारू अपारू। तो कवन जाणे।'—शिक्षु ५२. २ (ळ.) गौण; किरकोळ; सटरफटर. [ सं. अपर, अवर; प्रा. येर ]

**एर**—री—रू—सना. तो; ती; हा; ही. 'मग एरी कानिआं पर तली'—शिक्षु १७५. 'सीता म्हणे लक्ष्मणा धांव। एरू म्हणे राक्षसी माव।' [ सं. अपर; प्रा. येर ]

**एरक**—ळी. (खान.) तंबाखूची जुडी. —भाइसं ७. १. ४. [ सं. एरका=तृणविशेष, मोथा ]

**एरका, एरिका**—ळी. एक प्रकारचें गवत; लव्हाळा; मोथा. 'ब्रह्मशापाची एरिका। तीरीं निघाली होती देखा। ते मुष्टीं घेऊनि कोधतवका। एकमेकां हाणिते।'—एमा ३०. १४६. [ सं. एरक—का ]

**एरकान**—पु. घोड्याचा एक रोग; यास पिळा असेहि म्हणतात; हा रोग खोकल्यापासून होत असून यानें शरीर पिवळें होतें. —अश्वप २. ३३०.

**एरजार—झार—धार**—ळी. येरझार पहा.

**एरंड**—पु. एक औषधी झाड; याच्या मोगली व सुरती (तांबडा व पांढरा) अशा दोन जाती आहेत. सुरती एरंडाच्या बियांचें (एरंड्यांचें) तेल काढतात. तें उत्तम रेचक असून बहुतेक रोगांवर आरंभीं रेचक म्हणून देतात. सर्पंदेशावर पानांचा चार चमचे रस, चमचाभर पाणी घालून द्यावा व दंशावर पाला वाटून लावावा. —वयु १. ७६. मोगली एरंड शेताच्या कुंपणास लावतात त्याच्या बियांतहि तेल असतें पण त्याचा फारसा उपयोग करीत नाहीत. म्ह० १ ओसाड गांवीं एरंड बळी. २ थोर ( उंच ) वाढला एरंड तर काय होईल इक्षुदंड. ३ एरंडाचें गुन्हाळ=निरर्थक, कंटाळवाणें भाषण, निष्फळ उद्योग. (जंस चरकांत घातला तर गोड रस तरी मिळतो पण एरंडापासून न पिण्याजोगा निरुपयोगी पदार्थ निघेल, जंस आणि एरंड दिसण्यांत सारखे म्हणून ही तुलना). ४ निरस्त पादपे दंशे एरंडोऽपि दुमायंत=झाड नसणा=या प्रेक्षांत एरंडच श्रेष्ठ). गांवढ्या गावांत गाढवी सवाष्ण याप्रमाणें अर्थ. [ सं. एरंड; गु. एरंडो; हि. अरंड; बं. भेरांडा; का. एरुड आंडलके ] **०मूळ**—न. सुरती एरंडाचें मूळ, मुळी; ही औषधी असते. **०काकडी**—ळी. (माळवी) पोपई. नागपुराकडे एरणपपई असें पपईला नांव आहे.

**एरंडबेरड**—वि. (ना.) बेडोळ; प्रमाणशीर नसणारा. [ बेरड द्वि. ]

**एरडां**—नभ. (कु.) एका जातीचे मासे.

**एरंडी**—ळी. १ सुरती एरंडाचें झाड; एरंडाची एक वेगळी जात. २ एरंडाची बी. हे एक गळिताच्या मुख्य धान्यांपैकीं आहे. याच्या तेलाचा उपयोग दिव्याकडे व औषधाकडे आहेत पण त्यापेक्षा यंत्राना आंगण म्हणून विशेष होतो. [ सं. एरंड ]

**एरंडें**—न. एक हलकें रेशीम (सोंबळ्याच्या वस्त्रासाठीं); टसर रेशीम. [ सं. एरंड ] (रेशमाचे किडे एरंडाचीं पाने खातात यावरून).

**एरंडेल**—न. एरंड्यांपासून काढलेलें तेल. [ एरंड+तेल ]

**एरंड्यासाप**—पु. सापाची एक जात. एरंडीच्या वीवर जसे टिपके असतात तसे टिपके या सापावर असतात म्हणून यास हें नांव आहे.

**एरमीठ**—न. नेहमीचें खाण्याचें मीठ; समुद्रमीठ (शेंदेलोण वगैरे खनिज नव्हे). [ एर=इतर, एरवीचे+मीठ ]

**एरवण**—ळी. (प्रभु लोकांत) बरातींत लागणारी रोवळी; झाल. [ एरणी ]

**एरवां—व्हां**—क्रिवि. तेरवां किंवा तेरवांच्या पुढ्या दिवस; चाळ दिवसापासून मागें किंवा पुढें चवथ्या दिवशीं (कोणी पांचवा दिवस समजतात); कोणी तेरवां म्हणजेच एरवां मानतात (परवां याप्रमाणेंच हें रूप बनलेलें आहे). [ सं. अपरक्षसु; गो. एरवां=तेरवां ]

**एरवीं, एरव्हीं, एर्रीं, एरव्हीं, एरव्हीं**—क्रिवि. १ उगीच; सहज; कारणाशिवाय. २ सहजासहजी; अचानक; थ्रमाविना. ३ नाहीतर; किंवा. 'एसें वदतां कोपाल। एरव्हीं पुढें पळाल.'—शिक्षु ४८४. 'माझा पैका दे एरवीं मी तुझे घराहून जाणार नाही.' ४ इतर बाबतींत; हें सोडून. 'त्या पंडितास बभ्रुत्व मात्र नाही एरवीं बरा आहे.' [ सं. एर+वा, वी, प्रत्यय ] म्ह० एरव्ही करिष्ये=विनाकारण, व्यर्थ, फुकट केलेली (खटपट, काम.)

**एरशोर**—वि. असातसा; फालतु; निरुपयोगी, सामान्य (माणुस; गोष्ट). [ एर द्वि. ]

**एरॉस**—पु. (गो.) दाय; रिक्त; वारसा; जमीनजुमला. 'जाव्याक एरॉस दिला'=जावयाला जमीन=जुमला दिला. [ गो. वरीस=वारसा; इ. इन्हेरिंटस ]

**एरिंग**—ळी. कानांतील एक लोलाकासारखा दागिना, डल; कर्णभूषण; (अव. एरिंग्या). [ इ. इअर=कान+रिंग=अंगठी, वेडें ]

**एरीकडे**—क्रिवि. इकडे; तिकडे; दुसरीकडे. 'एरीकडे श्रीचक्रपाणी। काई करिते जाले.'—शिक्षु ८५२. [ एरी+कडे=दुसरीकडे ]

**एरीमोहरें**—क्रिवि. उलट बाजूस; दुसऱ्या तोंडाकडे. 'जंसी ते शुक्राचेनि आंगभोरें। नळिका भोविन्नली एरी मोहरें।'—ह्या ६. ७६. [ एरी+मोहरा=मुख ]

**एरू**—एर पहा. 'एरू भणें काई जें जालासी। मातें देखत खेओ पळतीं कैसी।'—शिक्षु ८८९. 'सीता म्हणे लक्ष्मणा धांव। एरू म्हणे राक्षसी माव।'

**एरुणे**—एरुणएर पहा. [ एरुणे अप. ]

**एल**—पु. एक जातीचा मासा; याला वाम किंवा बांब असे आपल्या इकडील नांव आहे. पग एल हा वामप्रमाणे गोडया पाण्यांत अंडी घालीत नाही. हा सर्पाकृति असतो. [ इ. ईल ]

**एलकाक्रीडित(भौमिचारी)**—न. (नृत्य.) पायाच्या अम-  
तलावर नीट उभे राहून व उंच उडी मारून पुन्हा असेच्या तसे  
उभे राहणे; अशी क्रिया वारंवार करणे. [ सं. एलका=एडका, भेडा ]

**एलकाषिणे**—उक्ति. शेंदणे; वर घेणे; ओढणे ( विहिरीतून  
किंवा खड्यातून पाणी वगैरे ). [ हेलकाषणे ]

**एलकी**—झी. ( प्रा. ) चमक; उसण. ( कि० भरणे ).

**एलगार**—पु. निकराचा हहा; निश्चयपूर्वक जोराचा प्रयत्न;  
चढाई; दौड. ' दग्यांतून आमार व खुष्कीने ल्खर घालून चौतर्फी  
एलगार करून अक्काश घेऊं न देतां त्याणे आकमिली स्थळें ... '  
—मराभा ६. [ प्रा. येलगार, एलगार, इलगार=मोहीम; तुर्की ईल्गार ]

**एलची, एलाची**—झी. वेलची; वेलदोडयाचे दाणे, वेलदोडा.  
[ सं. एला, एलीका; गु. एलची; तै. एलकि; का. यालकि; वं.  
इलायच; हिं. इलायची ]

**एलची, वेलची**—वि. ( व. ना. ) व्रात्य; खोडकर; फाजील;  
पाणचट. [ सं. एला=( एलायति )=विलास, क्रीडा करणे; खोडयाळ  
असणे; गु. एलफेल=शिवराळ, असभ्य ]

**एलटी, एलाटी**—झी. ( विणकाम ) चाळ्याच्या ( वहीच्या )  
खालवरच्या दोन पट्या. ( या चाळ्यांतून ताण्याचे दोरे जातात ).  
[ वेळटी, वेडू-काटी ]

**एलणे, एलाषणे**—अक्ति. ( व ) १ चेष्टा करणे; नखरे करणे.  
' तो एलायला लागला. ' २ स्वैर वागणे. ' कामून एलते '=कॉ म्हणून  
स्वैर वागतोस ? [ सं. एलायति ]

**एलदोडा**—पु. एलची पहा. [ एल+दोडा ]

**एलपाड्या**—वि. ( ना. ) नाना तऱ्हा करणारा; नकल्याः  
चेष्टा करणारा. [ एलणे ]

**एला**—झी. वेलदोडा; वेलदोडयाचा दाणा किंवा झाड;  
वेलदोडयांत एला आणि एलची असे दोन किरकोळ भेद आहेत.  
एला म्हणजे मोठ्या बीचा वेलदोडा. [ सं. एला; गो. एळ ]

**एला**—पु. एक झाड; लॅ. टर्मिनालिया निटिडा.

**एलापा, एलाफा**—पु. ( गो. ) एक तांडुळाचे पक्वान्न, घारगा.

**एलें**—न. ( नांगर, कुळव किंवा पाभर यांची ) दांडी व जोखड  
यांना एकत्र बांधावयाची कातड्याची वादी. ही कोडकांतून ओंबलेली  
असते. [ सं. वल्ली; प्रा. वेली, वेल. ]

**एलची**—पु. वकील; हेजीब. ' शाहमचकुरास तोफा—तायफ  
देऊन एलचीची खूबत करणार आहे. '-दिमरा २.५. [ तुर्की ईल्ची ]

**एवं**—उच्च. याप्रमाणे; याप्रकारे; असे. ' एवं थितिया माते  
बुकेल । '—ज्ञा ९.३३०. [ सं. ] ० गुणविशिष्ट—वि. अशा गुणांचा;  
अशा गुणांनी भरलेला ( निदाव्यंजक ) ० विंध—वि. या प्रकारचा  
' जी एवंविधा तूते । मी देखतसे हें निरुते । '—ज्ञा ११.३१२. [ सं. ]

**एवंच**—क्ति. सारांश; एकूण; तात्पर्य; मथितार्थ असा कीं;  
मिळून; एकंदरीत. [ सं एवम+च ]

**एवढा**—वि. १ इतका मोठा; इतक्या आकाराचा, परिमा-  
णाचा. २ इतका पहा. ( एवढा, जेवढा, तेवढा, केवढा, वगैरे  
शब्दांचा वर्ग आणि इतका, जितका, तितका, कितका वगैरे शब्दांचा  
वर्ग यांत फरक असा कीं पहिला आकार, गुण, परिमाण दाखवितो,  
तर दुसरा संख्यापरिमाण दर्शवितो. तथापि धोळ्यांत इतर शब्दां-  
प्रमाणे या संबंधांतहि शैथिल्याने हा भेद पाळला जात नाही. )  
( वाप्र. ) एवढ्याचे एवढे करून सांगणे=फुगवून, तिखटमीठ लावून  
सांगणे. एवढ्यांत=इतक्या मोठ्याने, जोरांने किंवा मोठा आवाज  
करून दणदिशी. [ सं. इयत; प्रा. एवड; सिं. उहडो ] ० वळ-  
वेळ—क्ति. हा वेळ पावेतो; हा सारा वेळ; इतक्या उशीरां.  
[ एवढा+वेळ ]

**एवाडी**—वि. एका पायास अधिक ( पांचवा ) पाय फुटला आहे  
असा ( घोडा ). हें घोड्याचे अशुभ लक्षण आहे. [ एक-एव ]

**एवाळें**—न. ( गो. ) पाणसाप; वयाळें; हेंवाळें. [ सं. वयाळ;  
प्रा. वयाळें ]

**एवि-वीं**—क्ति. असे; याप्रमाणे. ' मांईडराय ऋषि एवि  
बोलीत । '—वसा ११. [ सं. एवम ] ० तेवीं—क्ति. कोणत्याहि प्रकारे;  
कसेंहि झाले तरी; काहीं असले तरी ( होऊं नये झालें, आतां जसे होईल  
तसे होऊं दे असा भाव ). ' एवीतेवी वाच खातो मग पडून फळ  
काय, त्याचे अंगावर जावें. ' म्ह० एवीतेवी भर गो देवी=  
कसेंहिकरून हे देवी पुरी कर ( आस, इच्छा, काम, इ. ); याचना;  
प्रार्थना. [ सं. एव तु एव ]

**एवीच, एव्याच**—क्ति. ( कों. ) मुकाटयांचे; स्तब्धतेनें;  
उग्याच; उगीच ( पाहणे, लक्ष देणे. ) ' आपुलाळे तुम्ही पुसा ।  
सेवा एव्याच सरिसा । स्थिरावल्या कैसा । काय जाणों विचार ॥ '  
—तुगा ३३६१. [ सं. एवम ]

**एव्हा**—एवढा पहा.

**एव्हां**—क्ति. आतांच्या आतांच; आतां; यावेळीं; तूर्त;  
यासमर्थी ( आतां पक्षां हा शब्द जोरदार आहे ). ० एव्हां—क्ति.  
( राजा. ) सुमार हा वेळ; या घटकेला ( मागे ). ' काल आपण तेथून  
एव्हांएव्हां निघालें नाहीं बरें ? '

**एव्हांना**—क्ति. हा वेळ पावेतो; आतांपावेतो.

**एव्हांशीं**—क्ति. एव्हां; आतां; या घटकेला; आतांच; इतक्यांत.  
' खबरदार मला एव्हांशींच आपली म्हणाल तर ! '—बाय ४.३.

**शुद्ध**—त. ( व. ना. ) खाण्याचें तेल; गोडें तेल. ( अळशी+तेल )

**एषादिक**—सना. विशिष्ट लोक दर्शविण्यासाठीं व्याजोक्तीनें हे सर्व लोक, हे मोठे लोक, शिष्ट, अस्मादिक प्रमाणें रूप. ( सं. एषः +आदि+क )

**एष्य**—वि. १ आगामी; भावी. २ ( ज्यो. ) अनुपपुक्त, जीतून अद्यापि प्रह गेला नाही अशी ( रास ). याच्या उलट गत. [ सं. इ=जाणें ]

**एस, एंसकर**—वैस, वैसकर पहा.

**एसणा-ना**—वि. असा; असला; इतका; एवढा. ' तंव बलिभद्र बोलिला. एसना तुं जुझारूं भला ॥ '—शिष्य ११९. ' आपुलेआं पाडांचें पातिजे । तेनेंहीं एसनें कोजे । '—शिष्य ६७३. ' एसणी आंगीं असतां प्रौढी । '—गीता १.१४७२. [ सं. अदस्-एष ]

**एसवा**—वैसवा पहा.

**एसूर**—स्त्री. ( माण. ) मिरच्यांची कांदा घालून केलेली पृष्ठ; काळें तिखट. [ का. एसर=शिजणाऱ्या भाजी-आमटीतील पाणी, मिरच्यांचें पाणी ]

**एहंकी, एहंकी**—क्रि. ( भित्री ) असें; याप्रमाणें. ' लोक मान आलस्यो साम्यो एहंकी आखताहा ! ' =लोक मला आळशी शाम्या असें म्हणतात—भित्रीभाषा ३०. [ सं. एवं + कौं; किंवा एतत्-एष प्रा. एह+कौं तुल०— का. एहंगे=कसें, कोणत्या प्रकारें; ]

**एहसान**—स्त्री. १ कृपा, उपकार, इहसान पहा. ' इतके दिवस परभारें दौळतीवर एहसान होत गेली '—रा ५.३१. ' लुगडें आणलें तर आपल्या बायकोला आणलें, त्याचें माझ्यावर काय एहसान केलें ? ' २ ( व. ) सान्याची माफी. [ फा. ; अर. इहसान ] ०मंद्-वि. कृतज्ञ; आभारी. ' पातथाहा आपला एहसानमंद होऊन पात-शाहीचा बंदोबस्त आपले हातून करून घेई ऐशी कारस्ती जी होईल ती करावीच करावी '—ऐच ११५. [ फा. ]

**एहीं**—सना. -रुभव, यांनीं; ह्यांनीं. ' एहीं रंजओं सकळेंकु लोक । '—दाव १४. [ 'ए' ला विभक्तिप्रत्यय लावून ]

**एहेंडें**—क्रि. ( भित्री. ) याप्रमाणें, अशी. एहंकी पहा. ' वाय इं बोरें एहेंडें काहा ? ' =वाई, हीं बोरें अशी कां ?—भित्री-भाषा २७.

**एहेंतेहें**—क्रि. ( भित्री ) इकडेतिकडे; येथें तेथें. ' आन एहेंतेहें फिरतलो ' आणि इकडे तिकडे भटकलो=भित्री भाषा ३६.

**एळ**—वेळ पहा.

**एळ**—स्त्री. ( गो. ) समुद्रकांड. [ सं. वेला=समुद्रकिनारा ]

**एळ**—( गो. ) वेळदोडा एला, एला पहा.

**एळकोट, एळकोटभे**—उ. १ ( खंडोबाचे भक्त देवापुढची तळी उचलतांना किंवा भिक्षा मागतांना एळकोट किंवा एळकोट-

मल्हार असें ओरडतात, त्यावरून ) एक जुटीनें प्रयत्न; निकराचा प्रयत्न. ' आधीं होता वाध्या । दैवयोगें झाला पाग्या । त्याचा एळकोट राहीना मूळस्वभाव जाईना. ' २ ( निदाव्यजक ) गोंधळ; गडबड; अव्यवस्था. ' दहा घरचीं दहा माणसें आलीं तेव्हां त्यांनीं सान्याच कामाचा एळकोट करून टाकला. ' [ का. एळु (=सात)+कोट (=कोट संख्या किंवा तट. खंडोबाचें सैन्य सात कोटी असेल किंवा त्याच्या किल्ल्याचे सात तट असतील. ]

**एळकोटमल्हार**—पु. नाश; उचलवांगडी. ' मी इकडे जयवंत-रावाचा एळकोट मल्हार करतो. '—चंद्रग्रहण नाटक ६१.

**एळणी**—स्त्री. ( व. ) मातीचें भांडें ( थाळी, वाटीसारखें ) ' एळणीत तूप घ्यावें. ' [ वेळणी ]

**एळव**—उद्गा. ( तंजावरी ) कंटाळा, नापसंत दर्शविणारा उद्गार. -पु. अमंगळ काम. [ तामीळ एळवु ]

**एळवणी**—स्त्री. ( माण. ) आमटी. अळवणी पहा.

**एळा**—एला पहा.

**एळिया, एळया ( बोळ )**—पु. एक औषध; बोळाचा एक प्रकार; काळाबोळ. [ सं. एलीयक; हिं. एलवा, एलुआ. ]

## ऐ

**ऐ**—मराठी वर्णमालेतील बारावा स्वर. अक्षरविकास—' ए 'च्या डोळ्यावर आडवी रेष प्रथम इ. सनाच्या २ व्या शतकातील लेखांत दिसून येते. ' ए 'ला दिलेली मात्रा प्रथम बरीच मोठी असे. पुढें दहाव्या शतकानंतर हल्लींचा ऐ तयार झाला. —ओझा.

**ऐ**—उद्गा. अगआई! दुःख, शोक याचा उद्गार. अइ पहा. ' मज हरिपु ऐ जहर कदर करी लहर आलि बाई धराधरा. '—राला?—नामजोशीकोश.

**ऐकणा**—वि. ऐकणारा; ज्यास चांगलें ऐकूं येतें असा; कानाचा घड. ' कान वचन मीचि श्रोता । मीचि जाण शब्दाथैता । ऐकणाहि मज परता । नाही तत्पत्तां श्रवणात्ता ॥ '—एसा १३.३४५. [ ऐकणें ]

**ऐकर्णें**—उक्ति. १ कानांनीं शब्द, ध्वनि जाणणें, समजणें; कान देणें; श्रवण करणें. आहकर्णें पहा. २ लक्षपूर्वक ऐकर्णें; काळजीनें श्रवण करणें; अवधान ठेवणें. ३ लक्ष देणें; मान्य करणें ( एखादी सांगितलेली गोष्ट ); ध्यान ठेवणें; नीट चित्त देणें; बरदुकुम वागणें; आज्ञा पाळणें. [ सं. आकर्णन; म. आहकर्ण, आयकर्णें ] म्ह० ऐकावें जनांचे करावें मनाचें=कोणतीहि गोष्ट करण्यापूर्वीं सर्वांचा विचार अवश्य घ्यावा, मग आपणांस योग्य वाटेल तें करावें.

**ऐकतखेचो**—क्रि. ऐकण्याबरोबर; ऐकतांक्षणें. ' ज्याची गोठीचि ऐकतखेचो । आघवा संसाह होय वाचो ॥ '—ज्ञा १०.१९७. [ ऐकत+खेचो; सं. क्षण. ]

**ऐकमट्टी**—स्त्री. (विनोदानें) ऐकण्याचें काम; कर्णद्वारें प्रहण करणें (याच्या उलट अभ्यासानें प्रहण करणें); ऐकण्याचा अभ्यास; ऐकीव अभ्यास. 'कोणही उपजत गवई असतो कोणही सहसायासें शिकून असतो, कोणी अयत्नतः ऐकमट्टीच! गवई असतो' [ ऐकणें+भट्टी ]

**ऐकमत्य**—न. सर्वांचें एक मत असणें; मतांचें, विचारांचें, आवडी-नावडीचें एकस्वरूप; ऐकीकरण; एकवाक्यता; ऐकी; ऐकोपा. 'राष्ट्रीय सभेंत ऐकमत्य होण्यापूर्वीं प्रत्येक प्रांतांत, प्रत्येक जिल्ह्यांत, प्रत्येक खेड्यांत तें झालें पाहिजे.'—टिप्पू ४०. [ सं. ]

**ऐकवणी**—स्त्री. १ ऐकायला लावणें; कबूल करावयास लावणें. २ विवचण; विवेचन; फोड ( कि० करणें ) [ ऐकविणें ]

**ऐकविणें**—उक्ति. ( ऐकणें प्रयोजक ) ऐकावयास लावणें.

**ऐकाहिक**—वि. १ एका दिवसाचें; उरकण्यास एक दिवस लागणारें (काम). २ ऐकच दिवस पाळावयाचा ( उपास वगैरे ). ३ ऐकच दिवस टिकणारें; क्षणिक; क्षणभंगुर. ४ दररोज येणारा; रोज थोडाबहुत असणारा, साप्ताहिक ( ज्वर, वगैरे ) [ सं. ऐक+आहिक ( अहत् ) ]

**ऐकीव**—वि. १ ऐकलेले; ऐकून माहीत झालेले; दुस-याकडून समजलेले. २ ( ल. ) प्रत्यक्ष पुरावा, साधन नमणारें; कमी विश्वासार्ह. [ ऐकणें ]

**ऐक्य**—न. १ एकरूपता; एकपणा; ऐकी; अद्वैत. २ एकदिल; एकचित्त; एकभाव; मिलाफ; जूट ( उद्देश, स्वभाव, इच्छा वगैरेचा. ) ऐकमत्य. ३ ( तत्त्व. ) ऐक्यमत; ऐक्यज्ञान; जीवात्मा व परमात्मा यांचें अद्वैत असतें असें मत; सृष्टि व परमेश्वर यांची एकरूपता; ईश्वरसयत्त्ववाद. ४ ( वेदांत ) ब्रह्म; अद्वैत. ' ऐक्य जीव तो ब्रह्मांश। जेथें पिंडब्रह्मांड निरास । '—दा ११.१.३५. ५ ( गणित ) बेरीज; जमा; रास. [ सं. ] ऐक्यास येणें—ऐक्य होणें; संमीलन होणें; परस्पर जुळणें. ' कीं वेदांतशास्त्रांच्या श्रुती। ऐक्यास येती परस्परें । '

० **भाव**—पु. एकरूपता; अद्वैतता; ब्रह्मस्वरूपता. ' अथवा ऐक्यभावाचेनि पैसैं। दुजे मानुनि आत्मा ऐसैं । '—झा १६.७१.

**ऐक्यता**—स्त्री. ऐक्य अर्थ १,२. पहा. ' ऐक्यता नाहीं म्हणजे इंद्रजी राज्यास त्यापासून कांहीं भय नाही. '—टि २.१५.

**ऐक्याकार**—वि. एकाकार; एककार पहा. ' दुजे शिळेवरी रेखीं मकार दोहीस करी ऐक्याकार । '—रावि २३.१५६. ?

**ऐक्यबैद्य**—पु. अव. अलवतेगलबते; ऐबतेगैबते; कोणी तरी माणसें.

**ऐचण, ऐचण, ऐतण**—स्त्री. ( व. ऐचण ) १ पडझड; अडचण; २ खेचाखेच; गर्दी. ३ अडचणीची, गर्दीची अवस्था, जागा. ४ गवत, रान, झाडझुडुप माजलेली जागा. ' त्या पडक्या जागेवर ऐचण फार आहे ' [ अडचण—अडचण; आड+तृण—अडतण—ऐतण ]

**ऐचेआ**—वि. ( गो. ) आजचा; विद्यमान; चालू. ' जें येती वरसेंवेरी। येवेया आठविलें संसारी। ते ऐचेआ दिवसा भितुरी। दाविले तुवां '—खिपु २.२.१५९. [ आजच्या अप. ]

**ऐच्छिक**—वि. १ इच्छिलें; इष्ट. ' ऐच्छिक पदार्थ मिळाला म्हणजे फार संतोष होतो. ' २ मर्जीवर ठेविलें; पाहिजे तें; मर्जीनुसार. ' साधूची ऐच्छिक प्रवृत्ति ऐच्छिक निवृत्ति. ' ३ स्वच्छंदी; अविचारी; बेल्गाम; उच्छृंखल. ' ऐच्छिक व्यवहार करूं नये शास्त्रानुरूप वतांचें. ' ४ नियमबद्ध नसलेले; मर्जीनुरूप; वाटेल तसें; काहीं तरी; लहरी; अशास्त्रीय. ' हा ऐच्छिक प्रयोग आहे यास शास्त्रप्रमाण कोटें. ' ५ हेतुपुरःसर, बुद्धिपुरःसर केलेले; पूर्वयोजनेनुसार, योजून केलेले; जाणूनबुजून केलेले. ' ऐच्छिक पापाचें प्रायश्चित्त मोटें. ' [ सं. ] ० **विषय**—पु. परीक्षेकरितां नेमिलेल्या दोन किंवा अधिक विषयांपैकीं इच्छेनें घेतलेला विषय. ' एम. ए. च्या परीक्षेस देशी भाषा या विषयाची निदान ऐच्छिक म्हणून तरी गणना करण्यांत आली '—केल १.९२

**ऐट-टा-टी, ऐटबाज, ऐटबाजी**—अयट-टा-टी, अयट-बाज-बाजी पहा. [ हिं. ऐट=अकड ]

**ऐणी**—आयणी पहा. ' कामधेनु आणि चिंतामणी । हींही पुरवूं न सकती ऐणी । '—विपू १.७८.

**ऐणुटें**—वि. ( गो. ) किंचित् अळणी [ अळणट अप. ]

**ऐतखाऊ, ऐतगड्ड-मारा, ऐता, ऐतोजी, ऐतोळा**—आयतोजी, आयतगड्ड, आयतमार, आयतोबा, आयतोळा पहा.

**ऐतरेय**—पु. एक वैदिक ऋषि; इतरांनांच्या स्त्रीचा मुलगा.

० **आरण्यक**—न. ऋग्वेदाच्या शाकलशाखेचें आरण्यक. याचे पांच भाग असून यांत कांहीं अध्यात्म व बराचसा हौत्रविषय आहे.

० **उपनिषद्**—न. ऐतरेय आरण्यकाच्या दुसऱ्या भागातील कांहीं भाग. यांत अध्यात्मविषयाचें विवेचन आहे.

० **ब्राह्मण**—न. ऋग्वेदाचा ब्राह्मण ग्रंथ. याचे ४० अध्याय असून पांच पांच अध्यायांची एक अशा आठ पंचिका आहेत. यज्ञांत होता नामक ऋत्विजानें करावयाच्या हौत्रकामाविषयीचें विवेचन यांत आलें आहे. या ग्रंथाचें कर्तृत्व ऐतरेय ऋषीकडे आहे.

**ऐतवार**—पु. आदितवार; रविवार; सूर्याचा वार. [ सं. आदित्य+वार ]

**ऐता-ती-तें, ऐतोजी**—आयता पहा.

**ऐता**—सना. ( कुण. ) तो-ती-तें; हा-ही-हें; हा येथें! हा एक! इंधें ( तो-ती-तें ) आहे! [ आहे+तो; हा+तो; सं. आ+इतः ? ]

**ऐतिहा**—न. लोकपरंपरेचा प्रवाह; परंपरा; परंपरागत गोष्ट; लोककथा; दंतकथा. ' या वडाच्या झाडावर ब्रह्माक्षस आहे असें ऐतिहा ऐकतां. ' [ सं. ]

**पेती, पेटिका**—(गो.) तयारी. आयती पहा. 'तेथे होमांची पेती करिती।'—वसा २१. 'प्रधानेसी म्हणे इओसे। याथे मंधिरी नेहजे। भोजनाची पेटिका करविजे। तेयां कारणे'—खिपु १.१४. ११.

**पेतुलें**—वि. इतुकें; एवढें. इतका, इतुला पहा. 'पेतुलें आइकौनि नीगालें, —उषा ५७.४८. [ सं. एतावत् ]

**पेदान, आयदान**—न. (कर्ना.) भांडें; आयदाण पहा.

**पेदी**—वि. आळशी; जड; मंद; पुस्त; अजागळ; अव्यवस्थित; जडभरत; खुशालचेंद्र. 'एदी होण्याची चटक मलाही थोडीशी लावशील तर बरें होईल.'—वाय २.१. [ सं. अ+यत् = प्रयत्न करणे ]

**पेद्र**—उ. १ (ज्यो.) सत्तावीस योगांपैकीं सव्वीसावा योग. २ (रासायनिक) एक मूलद्रव्य (इं.) इरिडियम. —वि. इंद्रासंबंधी (आयुध, अन्न इ०). [ सं. ] **जाल**—न. इंद्रजाल; जादुगिरी. **जालिक**—उ. जादूचे खेळ करणारा; गारुडी.—वि. जादूसंबंधी; इंद्रजालासंबंधी. [ सं. ]

**पेद्रस्थान**—न. (नृत्य) दोन्ही पाय वांकडे करून आडवे टेवणे, व यांत अंतर चार ताल टेवणे, कंबर गुडघ्यांच्या रेषेत येईल इतकी वाकविणे, हत्तीसारख्या प्राण्यावर चढणे वगैरे गोष्टींची सूचना या स्थानांत उभें राहण्यानें होते.

**पेद्राग्न**—वि. (इंद्र व अग्नि, इंद्रामी) देवतांसंबंधी (हवि, पुरोडाश, ऋचा इ.) [ सं. ]

**पेद्रीयक**—वि. इंद्रियप्राण; इंद्रियांनीं जाणण्याजोगा; इंद्रिय संवेद्य; इंद्रियांसंबंधी. [ सं. ]

**पेन**—१ एक वृक्ष, झाड. अन्न पहा. २ चांगली वर्तणूक. अन्न पहा.

**पेन**—अ. (दुसरें रूप यैन) १ जोर दाखविण्यासाठी या उपपदाचा उपयोग करतात. अबुक्कणा; पूर्णता; अतिशयिता वगैरे अर्थ हा शब्द लागल्यापासून होतात. जसें. **उन्हाळा**—**पावसाळा**—**हिवाळा**—उ. उन्हाळ्या पावसाळ्याचा अगदीं भर. **दोन प्रहर**—उ. अगदीं दुपार. **वेळ**—स्त्री. अगदीं बरोबर; योग्य वेळ. **सोदा**—अट्टल लुच्चा, लबाड, हरामी; ऐन अट्टल. **भर**—उ. मध्य; मध्यावस्था; अगदीं भरभराटीची अवस्था (ऐश्वर्य, आरोग्य, तारुण्य, कीर्ति इ० जसें—ऐन दौलत, ऐन जवानी, ऐन ऐश्वर्य, ऐन अमदानी, ऐन हंगाम). **घाई**—स्त्री. घाईचा, गडबडीचा कळस, परमावस्था. **मारामारी**—लड्याचा अतिशय जोर किंवा लढाईचा अतिशय भर.

**पेन**—अ. प्रधान, मुख्य, मूळ, आरंभीचें—मूलभूत वगैरे अर्थ ऐन हें उपपद शब्दास लावल्यास होतात. जसें—**कजें**—न. 'ऐन कजें हजार रुपये व्याज शंभर रुपये मिळून अकराशे रुपये.' 'या शेतांत ऐन पीक दोन खंडी पिकतें, त्यांत खच्चें जाऊन एक खंडी पदवीं पडतें.' **कारमारी**—उ. बरिष्ठ (व्यवस्थापक, मंत्री,

कोठारी, घटक इ०). **किंमत**—स्त्री. मूळ किंमत. **खर्च**—पु. मुख्य खर्च, अवांतर सोडून (जसें—घोड्याचा सामान वगैरे शिवाय खर्च; मेजवानीचा ऐन खर्च म्हणजे फक्त खाण्यापिण्याचा खर्च—रोपनाई वगैरे शिवाय). **गह्ला**—उ. १ पाहणी करून ठरविलेला धान्याचा गह्ला; अंदाजी पीक. २ पाहणी करून ठरविलेला सारा. **जमा**—स्त्री. १ ठरलेला किंवा नेहमींचा वसूल, सारा; अवांतर सोडून मुख्य वसूल; याच्या उलट खेरीज जमा; शिवाय जमा; कमाविस जमा. २ मूळचा, नेहमींचा वसूल (एखाद्या वर्षी कमजास्त झालेला नव्हे असा). **दस्त**—मुख्य, नेहमींचा सारा (शेतावरचा वगैरे) याच्या उलट सवाई; वताळा; बावती वगैरे. **नकद** (नकद, नगद, नक्त)—स्त्री. पैशाच्या रूपानें घेणारा सारा किंवा ऐनजिन्नसी सान्याची पैशांत किंमत. **काळी**—स्त्री. जमिनीवरील सारा, कर. [ ऐन+काळी=शेत जमीन ] **जिन्नस**—पु. १ जमिनीचें धान्यादि उत्पन्न; याच्या उलट नक्त सारा, उत्पन्न विकून पैसा केलेला नव्हे तर जसाच्या तसाच सरकारांत भरावयाचा शेतांतील माल. सामासांत—ऐन जिन्नस धारा; ऐन जिन्नस वसूल. २ (ल.) खुद्द; जातीनें. 'तरी ऐन जिन्नस पदाजी यादवाचे दोघे बेटे एकोजी व कुसाजी गनिमाकडे आहृती'—रा १५.१. **जिन्नसी**—वि. १ प्रत्यक्ष मालाच्या रूपांत ऐन जिन्सासंबंधी (धारा, वसूल, जकात वगैरे). 'स्वराज्यांतील नेमणुकीचा बहुतेक भाग ऐनजिन्नसी मिळत असल्यामुळे .....'—गांगा १४२. २ त्याच जातीचें, प्रकारचें (धान्य, कापड, दागिना वगैरे शब्दावरवीं योजतात). ३ खुद्द; ऐनजिन्नस अर्थ २ पहा. —क्रि. मुदंमालासह; प्रत्यक्ष कृति करीत असतां. 'ऐनजिन्नसी चोर पकडला' **फार्जाल**—जमाबंदी हिशोबांतील एक सदर. यांत शेतकी किंवा बागाईत खेरीज येणारे जादा उत्पन्न येतें. जसें—आंबराई, टरबुज वाडी, पाणभरा जमीन, कुरण वगैरेचें उत्पन्न. **मोकासा**—चौथार्हातील सरदारांची नेमणूकबाब. चौथ पहा. **वसुली**—स्त्री. रोख वसुली; निव्वळ—ठाम—रोख उत्पन्न.

**पेन**—न. (जुंन रूप यैन) १ (कर्ना.कों.) मुदल; मूळरकम; भांडवल. **म्ह**—व्याजास सोकला, ऐनास मुकला. २ मूळचा ठरलेला शेतसारा 'साठ लाखांची बेरीज यैन व इजाफा मिळोन सिद्ध केली.'—रा ७.५२. [ ऐन ]

**पेनक**—उ. चप्पा; डोक्यास लावावयाची आरशी [अर.ऐनक] **पेनपैन, पेणपैण**—स्त्री. निवाळा वेणें; खात्रीपूर्वक सांगणे. (कि० करणे; घालणे; पडणे) [ ऐन+पैन ]

**पेनवाफ**—स्त्री. पेरणीचा हंगाम; ऐनवेळ; पेरणीचा नक्की हंगाम—भर.

**पेनवेळ**—स्त्री. अगदीं आणीबाणीचा प्रसंग; मोक्याची वेळ. **पेनवेळीं**—क्रि. अगदीं वेळेवर; अगदीं आणीबाणीच्या प्रसंगीं.

**पेनसादडा**—उ. एक झाड. अन्न पहा.

**पेना**—पु. १ आयना; आरसा. 'पेना निदितसे निर्नासिक.'—दावि २६३. २ ( ल. ) शोभादायक वस्तु; अलंकरण; भूषण. 'कम्बरवस्ता करून निघे निज मंदिरचा पेना.'—प्रला १२३. ३ विशेषतः अव.—पेने; चष्मा; उपनेत्र; डोळ्याची आरशी. [ फा. ]  
**पेनाती**—स्त्री. मूळ ठरविलेल्या शेतसाऱ्याचा प्रकार; ऐन-यैन आकार. [ फा. ]

**पेने(ना)महाल**—पु. आरसेमहाल; आंतून सवे बाजूंनी आर शानीं मढविलेला दिवाणखाना. 'पेनामहाल जो रत्नखचित.'—दावि ३५८. 'त्याचप्रमाणे ती सुभानजीबरोबर नागोजीच्या गर्दीत त्याच्या खास पेनेमहालांत आली.'—स्वप ३९३. [ फा. ]

**पेनेर**—रं—न. एक लहान मुलांचा रोग; यानें गर्भिणी आईचें स्तनपान करणाऱ्या मुलाला श्वास, अभिमांघ, ओकारी, ग्यानी, खोकला, अरुचि, घेरी येणें हीं लक्षणे होतात, पोट मोठे होते. याला वैद्यकांत पारिगर्भिक असे म्हणतात, यावर अग्निदीपकक्रिया करावी. आयुनेरें पहा. [ आई+न्यारे ]

**पेनेरणें, पेनेरणें**—आयुनेरणें पहा.

**पेनेराजमेहेल**—पु. ( बडोदें ) राजवाडादर्पण; या नांवाच्या पुस्तकांत बडोदें राजवाण्यांत हांगाऱ्या सवें प्रकारच्या नैमित्तिक कृत्यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. [ ऐने+राजमहाल ]

**पेपत**—स्त्री. संपन्नता; आर्थिक सामर्थ्य, शक्ति, योग्यता, साधन; मालमत्ता; पैसाअडका. [ अर. आफियत् ] **द्वार, पेपती**—वि. ऐपत असणारा; सांपत्तिकदृष्ट्या समर्थ; पैसेवाला.

**पेपत**—स्त्री. ( गो. ) टांक.

**पेब**—पु. व्यंग; दोष; चूक; खोड; अपूर्णता. अयब पहा. 'नाक लागले तर फारसा पेब दिसणार नाही.'—ख ८. १५०५. 'त्याच्या चेहऱ्यांत काहीं पेब नव्हता.'—कोरकि ३१. [ अर. अयब, आइब ]  
**पेलागणें**—क्रि. कमीपणा येणें. **द्वार**—वि. चुकीचा; दोषी; उणीव असणारा; दोषसंबंधी.

**पेबतेगैबते, पेबुगैबु, पेबोगैबो**—वि. साळकोजी माळकोजी; सटकर; कोणीतरी; ज्यांचा काहीं संबंध नाही असे. ऐगू-वैगू पहा.

**पेबी**—वि. १ ( ना. ) खोडकर; भ्रांत्य. २ ( कु. ) ओशाळा; मिधा. [ ऐब; हिं. ऐबी; अर. अयब, आइब ]

**पेयट, पेयटबाज, पेयटबाजी**—अयट पहा.

**पेयाळ**—अयाळ पहा.

**पेय्या**—स्त्री. अया पहा. [ तुल० हिं. अय्या=आजी, म्हातारी स्त्री ]

**पेरण**—स्त्री. सोनार, लोहार वगैरेंचें एक हत्यार; घडकाम करण्याचें साधन, यावर धातूचे निवस ठोकून त्यांस पाहिजे तो आकार देतात. सामान्यतः षाठ ते दहा शेर वजनाचा ष पांच इंच लांबी-इंदीचा, षर इंद व चौकोनी असून खालीं निमुळता असलेला लोखंडी ठोकळा एका लाकडी लांबट ठोकळ्यांत बसविलेला असतो. यास

वरच्या बाजूस एक इंच जाडीचा पोलादी भाग असतो. 'जैसे पेरणीवरी घण । तैसे हागिती उसणपण ॥'—कथा १. १३. ९८. [ सं. अरणि, अधरिणी; प्रा. अहिरिणी; सिं. अहरणी, तुल० सं. अधरारणी ] **पेरणरें**—क्रि. ( सोनारी ) पेरणीला ठोकून ठोकून गुळगुळीतपणा आलेला असतो तो घालविण्यासाठीं कुरंदाचा चुरा हातोड्यानें पेरणीवर घासणें.

**पेरण**—स्त्री. ( वाई ) शेताच्या बांधावर असणारा, हद्द दाखविणारा मातीचा ढीग. अरणी पहा.

**पेरण, पेरणी**—स्त्री. १ इरण; नरवेल. २ आयरणी; सोना-मुखीची एक जात. [ सं. अरणि; हिं. अरणि; गु. अरणि ]

**पेरणमेरण**—स्त्री. एक वनस्पति; हिचीं पानें यकृताच्या आकाराचीं असून त्यांचा यकृतविकारावर उपयोग होतो.

**पेरणी**—स्त्री. पेरण पहा. 'सर्पांचीं जे बाकली फणी । तेचि पिटावया पेरणी । कातरी केळिया जो डोनि । सर्पांच्याच ॥'—कथा ३. १७. ९२.

**पेरणी, पेरिणी**—स्त्री. लमांत वरातीच्या पूर्वी वेळच्या परडीत ( खालीत ) कणकीचे दिवे लावून त्यांत उमामहेश्वराची पूजा करून तें पात्र वरमातेस दान करतात. 'भीमकें मांडिले विदान । भव पेरणी संपादन । कृष्णाती वंशपात्रदान । विधिविधान वेदोक्त ॥'—परुस्व १६. १५८. २ अमिपात्र. 'विरहा नलेतातली । चंद्रकळा होजे तुळचुळी । ते पेरणी करतली । घेईन मी ॥'—शिष्ट १९६. [ सं. अरणि ] **पदान**—न. लमांत वंशवृद्धीसाठीं बधूपक्षाकडून वरमातेस वंशपात्राचें ( खालीचें ) जें दान देतात तें. **पूजन**—न. पेरणीदान करण्यापूर्वी वंशपात्राचें ( खालीचें ) करावयाचें पूजन.

**पेरा**—अहिरा पहा.

**पेराण**—हैराण पहा.

**पेरावण**—पु. इंद्राचा हत्ती; ऐरावत. [ सं. ]—वि. ( गो. ) ( ल. ) अतिशय मोठा; अगडबंब.

**पेरावत**—पु. ( वि. ल. ) ऐरावती; इंद्राचा हत्ती; समुद्रमंथ-पासून काढलेल्या चौदा रत्नांपैकी एक. 'अड्डेना मी गा ऐरावत । पयोराशी सुरमथितु ॥'—भा १०. २३८. [ सं. ] म्हणुं कोठे इंद्राचा ऐरावत कोठे श्यामभटानी तटाणी—एक अतिशय थोर आणि हुसरी अतिशय क्षुद्र अशा दोन गोष्टींचा विरोध दाखवावयाचा असल्यास या म्हणीचा उपयोग करतात. **पेरावतीलक्ष्मी**—स्त्री. गजांत लक्ष्मी; हत्ती बाळगण्याइतकी श्रीमंती. 'मदमत झालेल्या द्वीपेंदाने एखादे वेळीं कचित प्राणनाश केला म्हणून ... ऐरावती लक्ष्मीचा अनानंद करणें योग्य नाही.' किरकोळ लेख संग्रह ( विष्णु शास्त्री चिपळूणकर ).

**पेरीगैदी**—वि. १ अशक्त; मूखें; मंब; जड ( भाणूस ); हळकी; क्षुद्र; ( कस्तू ). २ अलंबत्यागलंबत्या; क्षुद्रक; कोणीतरी. 'कीतींचे चौघडे पोबाडे ऐन्यागैऱ्याचें नाहीं केलें.'—गापो ७६. [ गैरी-द्वि. ]

देरिणी, देरीण—माल. ऐरणी पहा.

ऐल, ऐला, ऐलाड, ऐलाडी, ऐली—वि. अलीकडचा; अलीकडला. 'उताराचिये सांघडी ठाके ते ऐलीक घडी ॥'—भा १८.२५५. 'पाहेचि ना तो नाही बुडाला। कोरडा आला ऐल तीरा।'—एभा २८.३२५. किंवि. १ या बाजूला; अलीकडे. 'प्रभृति माषीति मोहरे। समाधि ऐलाडी उतरे।'—भा ६.१९१. २ आधीं; अगोदर; पूर्वी. 'तेवि तो उडुनाथ। केवल श्रीकृष्णप्रीत्यर्थे। साह्वनि काळ नियत। ऐलाडचि उडैला ॥'—रास १.१०७. [सं. आदिम; प्रा. आइल] ऐलकांठ, ऐलतीर, ऐलथड—पु.न.ली. अलीकडचा कांठ; जवळचा कांठ; पैलथडी याच्या उलट. 'शोभा समुद्र हेलावे पोटीं। चक्षु पोहणार उठाउठी। ऐलकांठीं चुबकले ॥'—मुसभा २.७७. 'असो आतां त्या अवसरीं। क्षीरसागरीच्या ऐलतीरी। बघ्दांजलि करुनि निधारी। सुरवर उभे ठाकले ॥'—ह २.६०.

ऐलपैल—किंवि. या व त्या बाजूस; जवळच्या व दूरच्या दोन्ही काठावर; अलीकडे पलीकडे. 'या नदीचे ऐलपैल वस्ती आहे.' [ऐल+पैल]—वि. (अलीकडचा व पलीकडचा) इतर; अवांतर; किरकोळ; मिश्र; सतरफटर; छुल्लक (वस्तु)काम, शब्द, मनुष्य इ०). 'आम्हास संसारखर्चापेक्षां ऐलपैल खर्चे फार लागतो.'

ऐलपैल—झी. १ बंड; उठाव; बेमानपणाचें, आह्ला मोडण्याचें कृत्य. २ खोड्या; उपघाप; बेसुर्वत वतन; उदास भावण. (किं करणें; बोलणें). [फैल द्वि; अर. फियल=कर्म]

ऐलान—पु. (माळवी) शासन; कायदा; बटुकूम. (इं.) ऑर्डिनन्स. [हिं.]

ऐलीकडचा, ऐलीकडला, ऐलीकडून, ऐलीकडे—अलीकडचा, अलीकडील पहा. 'जेवीं वसता ऐलीकडी। वृक्षासि होय पानझडी ॥'—एभा ३.१५५. 'नाणावें पैलाड येतां हि जीव। ऐलिकडे उठतां न्यावें घरा।'—दावि १४८.

ऐषज—पु. १ मालमत्ता; संपत्ति; इस्टेट; रोकड किंवा माल. 'पांडुरंग आणितां ध्यानांत। तों ऐवज आठविला मनंत।' २ सुस्थिति; टिकाऊपणा; भक्षमपणा; दमदारपणा. ३ तत्वांश; सामर्थ्य; उत्साह; उमेद; पाणी. ४ किंमत; मूल्य (कोणत्याहि वस्तुची पैशाच्या रूपांत). ५ रोख वसुली; रोख उत्पन्न; जमा. [फा. इवझ=बदला] ०द्वार—दारी—वि. समर्थ; उपयुक्त; चांगल्या स्थितीत असणारा; कार्यापयोगी (वस्तु, पदार्थ, पशु वगैरे). ०मोबदला—पु. १ एखाद्याच्या मालकीची वस्तु दुसऱ्याच्या ताब्यांत त्याच्या बस्तूबद्दल असणें; ऐवजाची बदलाबदल असणें. २ देवघेव; मोबदला देणें. (किं करणें; देणें; ठेवणें; याच्या उलट हातावर आणणें; काढणें; येणें). ०मोबदल्याचें लिहिणें—हिशेबाचें एक खातें; ठेवी ठेवल्याचें व पैसे उसने आणल्याचे हिशेब ठेवणें; घाको. १. ६०

निरनिराळ्या प्रकारच्या बसुलीपोटीं, ठेवपोटीं, कर्जेपोटीं दिल्या-वेतल्या रकमांचा हिशेब ठेवणें; निरनिराळ्या प्रकारच्या साराबसुलीचा रीतसर हिशेब ठेवणें. 'ऐवजमोबदल्याचें लिहिणें महाकठीण यांत जो कारकून पार पडेल तो लेखणीचा धड.'

ऐषज्जी—शब्द. बदली; जागीं; मोबदला. 'हे रुपये मुद्दलांत धरूं कीं व्याजाऐवजीं धरूं?' [फा. इव; सिं. एवजी]

ऐषट—वि. १ भरीव, जड (दागिने वगैरे); अवजड; मोठा अवाढव्य; अजल (झाड, खांब, इमारत वगैरे); जाड; वणकट; ओबडधोबड (कापड वगैरे). हा शब्द पुष्कळ वेळां फार व्यापक अर्थानेंहि योजलेला दिसून येतो. जसें—अगडबंड, थोराड माणसांना; असम्य, प्राम्य, असंस्कृत भाषणाला; विविध प्रकारच्या व्यापक कामाला; दिक्षाळ मोठ्या वस्तूंना हें विशेषण लावलेलें आढळतें. २ जड; मंद; मूर्ख; वेढील; ओबडधोबड (माणूस). [अर. बेबट?]

ऐशा—न. (गो.) आमिष. 'ऐशाचेया आसा। मियु झोंबिनला जैसा।'—लिपु १.१७.३७. [सं. आमिष.]

ऐशानी—झी. ईशान्य दिशा. [सं.]

ऐशाआराम—ऐशाराम—मी—पुञ्जी. चैन; सुख आणि स्वास्थ्य; वैषयिक सुखोपभोग; कर्मणूक; विलास; मनोरंजन. [अर. ऐश+फा. आराम]

ऐशी—उद्ग. आनंदोद्गार. भले घाबास! वाहवा! छान! [अशी, असा.]

ऐशी—वि. १ अशी; यासारखी. २ (ल.) अतिशय; फार (निंदा-व्यंजक). 'तो येऊं दे तर खरा, त्याची ऐशी पूजा करतो!' [अशी]

ऐशी—वि. ८० संख्या. [सं. अशीति; प्रा. असीद; सि. असी] ०श्र १ ऐशीं तेथें पंचायशी=थोडें जास्त झालें तरी हरकत नाही या अर्थी. २ ऐशीं तेथें पंचायशी, कर ग रंडे पुरणपोळ्या—उधळ्या माणसास लावतात.

ऐश्वर—वि. ईश्वरी; दैवी; ईश्वरासंबंधी. 'ऐश्वरकळा साजती। पाहून घातु लाजती।'—ऐपो ३१८. [सं.]

ऐश्वर्य—न. वैभव; प्रतिष्ठा; सत्ता; इच्छित प्राप्तीचें सामर्थ्य. 'आइका यशधी औदार्य। ज्ञान वेराग्य ऐश्वर्य।'—भा ६.३७. 'ऐश्वर्ये म्हणजे जे जे इच्छील तें तें प्राप्त करून घेण्याचें योग-सामर्थ्ये.'—गीर १६४. २ प्रभुपणा; प्रभुत्व; वर्चस्व. 'तुज ईश्वरे श्वराचिया ठायीं। ऐश्वर्ये केळें।'—भा ११.५६९. ३ ईश्वरी अंश, गुण, सामर्थ्ये. 'हा आमुचा ऐश्वर्ये योगु। तुवां देखिला की चांगु।'—भा ९.८७. ४ (सामा.) समृद्धि; श्रीमंती. [सं.] ०पीठ—न. ऐश्वर्यस्थान; संपत्तीचें, वैभवाचें मादरवर. 'की ऐश्वर्यपीठची देवी सुंदर.' ०योग—पु. ईश्वरी सामर्थ्ये; वैभव. ऐश्वर्ये अर्थे ३ पहा.



०दान-वि. १ मोटा; विख्यात; प्रतिष्ठित. २ संपत्तिमान; भरभराटीत असणारा. ३ भाग्यशाली; सुदैवी. **पेश्वर्याचा प्राणी**-पु. ज्याची सदोदित भरभराट असते अशास म्हणतात; नशीबवान; देवाची कृपा असणारा; भाग्याचा पुतळा; दैवाचा भोपळा.

**ऐषआराम**-ऐशआराम पहा.

**ऐषमहाल**-पु. करमणुकीच्या व चैनीच्या साधनांनी सज्ज ठेविलेला महाल. [ अर. ऐशमहाल ]

**ऐष्टिक**-वि. यज्ञिय; हव्य; इष्टीसंबंधी ( कर्म वगैरे ) [ सं. ]

**ऐस**-( क. ) आमिष, ऐश पहा.

**ऐसपैस**-क्रि. १ विस्तीर्ण; प्रशस्त; अमर्याद; भोकळा-धाकळा. २ आसमंताव, आसपास, पहा [ आसपास ]

**ऐसा, ऐसे**-वि. क्रि. ( काव्य ) १ असा; असे. ' ऐसेआ आपदा अनिर्वाच्या । भोगितां तेआ सोच्या ' -ऋ १०. २ सारखा. ' लोकबंधू जो होय रवीऐसा ' -नल ७. [ सं. ईदृश; प्रा. ईदिश; अपभ्रंश अइस. ] **ऐसेनी**-अशा प्रकारे; याप्रमाणे. **ऐसीयासी**-अशाला. ' बोले तैसा चाले तो प्रिये देवासी । भीम ऐसियासी गाये सदां । ' -रामदासी २.१६६. **ऐसेसे**-क्रि. असे असे. ' किबहुना ऐसेसे । सुक्तकैवल्य सुदिवसे ' । -ज्ञा १६.१३. [ ऐसे+ऐसे ]

**ऐसांत येणे**-क्रि. ( क. ) कोणतीहि ( अयोग्य ) गोष्ट करण्याच्या भरांत, जोरांत, आवेशांत येणे. [ आवेशांत अप. ? ]

**ऐहिक, ऐहलौकिक**-वि. या लोकांतिल; इहलोकसंबंधी ( सुख, भोग इ. ) पारलौकिक याच्या उलट. ' तैसे ऐहिक तरी न नशे । ' -ज्ञा २.२३३. [ सं. इह-ऐहिक ]

# महाराष्ट्र शब्दकोश

## ग्रंथसंक्षेप सूची

संक्षेप	ग्रंथनाम	संपादक, प्रकाशक, इ०	आंकड्यांचा खुलासा
अकक अनु	अनेककविकृत कवितासंग्रह अनुवाद	काव्येतिहाससंग्रह पवित्रशास्त्र—जुना करार. बायबल सोसायटी, इ. स. १९२४	भाग, कविता
अफला अभं अमृ	अनंतफदीकृत कविता अथवा लावण्या अभंगजलि श्रीअमृतानुभव	प्रका. चित्रशाळा, आवृत्ति ४, सन १९२१ संपा. ना. वा. टिळक, १९१९ संपा. बाबा गर्दे, प्रकाशक के. भि. ढवळे, १९२९ -	अध्याय, वचन भाग, पृष्ठ पृष्ठ
अमृत	अमृतरायकृत कवितासंग्रह	काव्यसंग्रह २६. संपा. वा. दा. ओक, निर्णय- सागर १८९६	प्रकरण, ओवी,
अमृतबाल अमृतपुत्र अरु अश्वप अस्तंभा	अमृतरायकृत बालक्रीडा ध्रुवचरित्र अरुणोदय अश्वपरीक्षा अस्तंभा	संपा. बाबा पदमनजी. आवृत्ति २. सन १९०८ संपा. रा. स. गुप्ते, ज्ञानचक्षु पुणे, १८८५ संपा. द. वि. परांजपे, प्रका. मोदवृत्त, वाई, १९२६ ( ऐतिहासिक पोवाडे )	पृष्ठ कविता पृष्ठ भाग, पृष्ठ.
अज्ञाअ आंक	अज्ञानदासकृत अफझलखानवध आनंदतनय—कंदुकारुयान	आनंदतनयकृत कवितासंग्रह, संपा. ज. बा. मोडक, वा. दा. ओक, निर्णयसागर १८९१	पृष्ठ चौक.
आकृ	आनंदतनय—कृष्णचरित्र	आनंदतनयकृत कवितासंग्रह. संपा. ज. बा. मोडक, वा. दा. ओक, निर्णयसागर १८९१	कविता
आगर आगो	आगरकर—निबंधसंग्रह आनंदतनय—गोरसक्रीडा	प्रका. सुधारक प्रिंटिंग ब्युरो, पुणे आनंदतनयकृत कवितासंग्रह. संपा. ज. बा. मोडक, वा. दा. ओक. निर्णयसागर १८९१	कविता भाग पृष्ठ
आता आप, आपद् आपू आमंस	आनंदतनय—ताटकावध आनंदतनय—पदे आनंदतनय—पूतनावध आत्मनियंत्रण मंडळ्यांची समाजपद्धति	” ” ” ” ” ” ” ” ” प्रका. अमेरिकन मिशन सोसायटी, मुंबई १८९६	” पद कविता
आमा	आनंदतनय—माकडेयाख्यान	आनंदतनयकृत कवितासंग्रह. संपा. ज. बा. मोडक, वा. दा. ओक, निर्णयसागर १८९१	पृष्ठ कविता
आय आरोशा आशिबि	आनंदतनय—यज्ञरक्षण आरोग्यशास्त्र आनंदतनय—शिबिचक्रवर्त्याख्यान	संपा. बा. प्र. मोडक, निर्णयसागर सन १८९३ आनंदतनयकृत कवितासंग्रह. संपा. ज. बा. मोडक, वा. दा. ओक, निर्णयसागर १८९१	” भाग, पृष्ठ कविता

संक्षेप	ग्रंथनाम	संपादक, प्रकाशक, इ०	आंकडयांचा खुलासा
आश्वयूष आसी	आश्वलायन गृह्यसूत्र आनंदनय-सीतास्वयंवर	... .. आनंदनयकृत कवितासंग्रह. संपा. ज. बा. मोडक, वा. दा.ओक,निर्णयसागर १८९१	अध्याय, खंड कविता
आशु इऐ	आनंदनय-सुदासचरित्र इतिहास व ऐतिहासिक	" " " नियतकालिक. प्रका. " चिटणीस, सत्कार्यो- त्तेजक सभा, धुळे	" वर्ष (अंक), पृष्ठ अध्याय, वचन
इति इनाम	इतिहास मुंबई इलाख्यातील इनामकमिशनखातें- यातील गैर इनामाक	प. शा. जु. क. बायबल सोसायटी, १९२४	
इंप	इंप्रजांचा पराभव	( शिळाप्रत ) ज्ञानप्रकाश सन १८५९ संपा. अ. ब. कोल्हटकर, प्रका. भावे आणि मंडळी, मुंबई शके १८४८.	पृष्ठ पृष्ठ
इपुत्रिपो	इतिहासप्रसिद्ध पुरुष व स्त्रिया यांचे पोवाडे	संपा. आकर्षे व शंकर तुकाराम शाळिग्राम, निर्णयसागर १८९१	पृष्ठ अध्याय, वचन
इफि इत्री इमं	इफिसकरांस पत्र इत्री यांस पत्र इतिहासमंजरी	प. शा. न. क. वा. सो. १९२४ संपा. द. वि. आपटे, " शके " १८४५, चित्र- शाळा पुणे	" पृष्ठ
इंम्	इंग्लंडच्या राज्यकारभारव्यवस्थेच्या इति- हासार्ची मूलतत्त्वे	संपा. शि. गो. फाळके, विद्याखातें, बडोदें १९१४	पृष्ठ
ईवि उचिहु उत्प उदा उपा उमं उषा	ईश्वरी विद्या उद्भवचिद्मनकृत शुकरभासंवाद उत्पत्ति उषडकेले दार उपासनापद्धति उपोषणमंडळ उषाहरण	संपा. सी. एस्. रिविंग्टन, १९२६ काव्यसंग्रह, महाराष्ट्र कवि भाग ० प. शा. जु. क. वा. सो. १९२४ संपा. दि. शं. सावरकर, १९२४ संपा. ना. वा. टिळक, १९२९ " " १९१४ चोभाकृत, प्रका. भा. इ. सं. मं. अहवाल, शके १८३३	पृष्ठ पृष्ठ कविता अध्याय, वचन पृष्ठ पृष्ठ "
उसं ऋ	उपासनासंगित ऋद्धिपूरवर्णन	ट्रॅक्ट अँड बुक सोसायटी, सन १९२३ नारायणव्यास बहाल्लियेकृत ( महानुभाव ), प्रका. य. ह्म. देशपांडे, यवतमाळ, सन १९२९	पोथीपुष्ट,ओवी पृष्ठ
ऋग् ए एभा	ऋग्वेदसंहिता एजा एकनाथी भागवत	... .. प. शा. जु. क. वा. सो. १९२४ ( विष्णुबोवा जोगसंप्रदायी ) संपा. मा. कृ. देशमुख, आवृ. २. शके १८४९	पृष्ठ मंडळ, सूफ, ऋचा अध्याय, वचन
एस्त्व	एकनाथ-हृदिमणीस्वयंवर	प्रका. मा. कृ. देशमुख, चित्रशाळा, शके १८४७	अध्याय, ओवी
ऐकिप्र ऐच ऐटि ऐपो, ऐतिपो	ऐतिहासिक किरकोळ प्रकरणे ऐतिहासिक चर्चा ऐतिहासिक टिपणे ऐतिहासिक पोवाडे	इतिहाससंग्रह विविध १.संपा.द.ब. पारसनीस " " " " " " " " " संपा. य. न. केळकर, १९२८	पृष्ठ " भाग, पृष्ठ पृष्ठ
ऐरा ऐरापु ऐरापुत्र	ऐनेराजमेहेल, अथवा राजवाडादर्पण ऐनेराजमेहेल-पुरुवणी पुरवणी-ऐनेराजमेहेल प्रकरण	आवृ. २, इंदुप्रकाश मुंबई, सन १९१२ बडोदें १९२२ बडोदें	" पृष्ठ प्रकरण, पृष्ठ

संक्षेप	ग्रंथनाम	संपादक, प्रकाशक, इ०	आंकड्यांचा खुलासा
ऐरापुर्विधि ऐस्फुले, ऐस्फु ओझा दचेसुच	ऐनेराजमेहेल-पुरवणी, विवाहविधि ऐतिहासिक स्फुटलेख प्राचीन भारतीय लिपिमाला कवेश्वरकविकृत सुदामचरित्र	बडोदे १९२८ इतिहाससंग्रह विविध १, संपा. द. ब. पारसनीस संपा. गौरीशंकर ओझा, अजमेर (शिळाप्रत) प्रका. कृ. ब. ठाकूर, मुंबई शके १८०९	पृष्ठ भाग, पृष्ठ
कथा	कथाकल्पतरु	कृष्णयाज्ञवल्किकृत	पृष्ठ स्तबक, अध्याय, ओंवी
कफा	करंजांचा मनोरंजक फार्स ( प्रहसन )	संपा. का. म. थचे, दत्तप्रसारक छापखाना, पुणे १८८८	पृष्ठ
कमं करिं	कपूरमंजरी-सट्टक ( मराठी भाषांतर ) करिंथकरांस पत्र	संपा. स. प. पंडित, मुंबई, इंदुप्रकाश १८७७ प. शा. न. क. बा. सो. १९२४	पृष्ठ जवनिका, पृष्ठ पत्र, अध्याय, वचन अध्याय, वचन
कलस्तै	कलस्तैकरांस पत्र	” ” ”	अध्याय, वचन
काप्र	काकडे प्रभमाला	शिषणकला त्रैमासिक, मॅनेजर, टेलरिंग अँड कार्टिंग कॉलेज, कोल्हापूर	पृष्ठ
काप्रइसा	कायस्थप्रभुंच्या इतिहासाचीं साधनें	न्यवस्थापक, कायस्थ प्रभु ऐतिहासिकमंडळ, निर्णयसागर प्रेस अनेककवि भाग २	पृष्ठ कविता
किंगवि किंद्रीपदी किंसुदा, किंसुदाम }	किंकरकृत गहडगर्वविमोचन किंकरकृत द्रौपदीचरित्र किंकरकृत सुदामचरित्र	” ” ” ” ” ”	” ” ”
कुअक	कुंदवाडकर कविता	अर्वाचीन कविता (पूर्वाधे) संपा. चं. शि. गोन्हे प्रका. दामोदर सांवळाराम मंडळी, मुंबई १९०३	पृष्ठ तारीख, माहे, सन
के केक	केसरी वर्तमानपत्र केशवसुत यांची कविता	... .. प्रका. हरि नारायण आपटे, आर्यभूषण प्रेस, पुणे	पृष्ठ
केका	मोरोपंतकृत केकावली	केकादशे, संपा. परशुरामतात्या गोडबोले, आवृ. ४, सन १९१७. प्रका. गजानन चिंतामण देव	पृष्ठ
केले, केळ कोको	केळकरांचे लेख ए कॉपीडियम ऑफ मराठी-मराठी अँड इंग्लिश डिक्शनरी	प्रका. शि. बा. आवटी, विजय प्रेस, १९२५ अंबाजी कोन्हेरेकृत मराठी-मराठी व इंग्रजी कोश, सन १८९६	श्लोक खंड, पृष्ठ
कोरकि	कोरळीचा किल्लेदार	संपा. वि. बा. भिडे, प्रका. भारतगौरवप्रय- माला, मुंबई १९२५	पृष्ठ
कौषवनि कूसुरा कृषि, कृषिवि ख खपो खरादे	कौन्सिल घटना व नियम कृष्णदासमुद्गल रामायण कृषिकर्मविद्या ऐतिहासिक लेखसंग्रह खख्यांच्या लढाईचा पोवाडा खरा देशभक्त	प्रका. युनायटेड चर्च ऑफ नॉर्दन ईंडिया प्रका. महाराष्ट्रकवि संपा. रा. आ. राजे, व रा. स. युत्ते आवृ. १ संपा. वा. वा. खरे, सन १८९७-१९२६. ... .. संपा. वा. कृ. भाषे, भारतगौरवप्रयमाला	पृष्ठ पृष्ठ प्रसंग, ओवी पृष्ठ भाग, पृष्ठ; पृष्ठ चौक पृष्ठ

संक्षेप	प्रथनाम	संपादक, प्रकाशक इ०	आंकड्यांचा खुलासा
खलप	खडर्पांच्या लढाईचा पत्रव्यवहार	राजवाडेसंपादित मराठ्यांच्या इतिहासाची साधनें, खंड ७	भाग, पृष्ठ
खस्वाब	खडर्पांच्या स्वारीची बखर	संपा. का. ना. साने	पृष्ठ
खिधमू	खिस्तीधर्माचे मूलतत्त्वज्ञान	संपा. पंडिता रमाबाई, सन १९१५	पृष्ठ
खिपु	खिस्तिपुराण	फादर स्टीफन्सकृत, संपा. जोसेफ साल्वाणा मंगळूर १९०७	पुराण, अवस्वरु, ओवी
खिस्ता	खिस्तायन	संपा. ना. वा. टिळक १९२१	अध्याय, ओवी
गगवि	गरुडगर्वविमोचन	किंकर, अनेककवि भाग २	कविता
गण	गणना	प. शा. जु. क. बा. सो. सन १९२४	अध्याय, वचन
गल	गलतीकरांस पत्र	प. शा. न. क. बा. सो. १९२४	"
गांगा, गांव	गांवगाडा	संपा. त्रि. ना. अत्रे. १९१५	पृष्ठ
गापो	गायकवाड घराण्याचे व इतर पोवाडे	संपा. गो. स. सरदेसाई, बडोदावत्सल छापखाना, १९२४	पृष्ठ
गीता	गीतार्णव	दासोपंतकृत	अध्याय, ओवी
गीर, गी	गीतारहस्य	संपा. बा. गं. टिळक, चित्रशाळा, १९१५	पृष्ठ
गीस	गीता-समश्लोकी	वामनकृत	अध्याय, ओवी
गुच	गुरुचरित्र	सरस्वतीगंगाधरकृत. यशवंत प्रेस, पुणे	" "
गोडसा	गोमंतकाच्या इतिहासाची साधनें	संपा. विनायक रामचंद्र सरज्योतिषी, १९१४	पृष्ठ
गोखेचिशाब	शाहूमहाराजांची बखर	गो. खं. चिटणीसकृत	पृष्ठ
गुशि	गृहिणीशिक्षक	संपा. सौ. सावित्रीबाई जोशी व ल. ना. जोशी, मुंबई १९२९	भाग, पृष्ठ
घका	घरचा कायदा	संपा. सी. के. दामले, प्रका. लॉ प्रिंटिंग प्रेस, पुणे, १९२७	पृष्ठ
घाको	घाशीराम कोतवाल	मोरोबा कान्होबाकृत, सन १८६३	पृष्ठ
चं, चंद्र	चंद्रगुप्त	संपा. ह. ना. आपटे, आर्यसूषण प्रेस, पुणे.	पृष्ठ
चंद्रचूड	चंद्रचूड दपतर, कला १	संपा. द. वि. आपटे, प्रका. भा. इ. सं. मंडळ, पुणे	पृष्ठ
चसवृ	चतुर्थसंमेलनवृत्त	भा. इ. सं. मंडळ, शके १८३८	"
चिज	चित्रमयजगत	नियतकालिक, चित्रशाळा प्रेस, पुणे	वर्ष. अं. पृष्ठ
चित्रगुप्त	शिवाजीमहाराजांची बखर	चित्रगुप्तविरचित	पृष्ठ
चिमा	चिच्यासंबंधी सामान्य माहिती	बडोदे १९२६	"
चिरा	चिनापट्टण येथील राजकारणे	इतिहाससंग्रह. संपा. द. ब. पारसनीस	"
छंअं	छत्रेकृत अंकगणित	संपा. के. ल. छत्रे, आवृ. १०, मुंबई, सन १८७९	पृष्ठ
छंर	छंदोरचना	संपा. प्रो. मा. त्रि. पटवधेन आर्यसंस्कृति-मुद्रणालय, पुणे सन १९२७.	पृष्ठ
जनि	जव्हेरखान्याच्या अंतर्न्येवस्थेचे नियम	बडोदे १९१९	पृष्ठ
जुऐगो	जुन्या ऐतिहासिक गोष्टी	इतिहाससंग्रह. संपा. द. ब. पारसनीस	पृष्ठ
जुक	जुना करार	प. शा. बा. सो. १९२४	विषय, अध्याय,
जुले	जुने लेख	इतिहाससंग्रह. संपा. द. ब. पारसनीस, १९१५	पृष्ठ
जै, जैअ	जैमिनि अश्वमेध	श्रीधरस्वामीकृत चित्रशाळा प्रत	अध्याय, ओवी
जोरा	जोधपूर येथील राजकारणे	इतिहाससंग्रह, संपा. द. ब. पारसनीस, १९१५	पृष्ठ
झांमू	झांकली मूढ	संपा. वि. वा. हडप	पृष्ठ
टि, टिळे	लो. टिळकाचे केसरीतील लेख भाग १-४	प्रका. केसरी-मराठा, संस्था, पुणे १९२२-३०	भाग, पृष्ठ

संज्ञेप	ग्रंथनाम	संपादक, प्रकाशक इ०	आंकड्यांचा खुलासा
टिक	टिळकांची कविता	रे. ना. वा. टिळक यांच्या कवितांचा संग्रह, प्रका. भा. कृ. उजगरे, १९१४	पृष्ठ पृष्ठ
टिळ्या	लो. टिळक यांची व्याख्यानें	संपा. स. ह. भावे, १९०८	”
टिसू	टिळकसुकिसंग्रह	संपा. स. वा. बापट, विजय प्रेस, १९२६	”
तरा	तंजावरचे राजघराणे	इतिहाससंग्रह, संपा. द. ब. पारसनीस १९०२	”
तुसंभू	तृतीयसंमेलनवृत्त	भा. इ. सं. मंडळ, शके १८३७	”
तीता	तीताला पत्र	प. शा. न. क. बा. सो. १९२४	अध्याय, वचन
तीम	तीमण्याला पहिले पत्र	संपा. मा. कृ. देशमुख, शं. वा. दांडेकर, चित्रशाळा १९२५	” ”
तुगा	तुकारामहाराजांची गाथा	...	अभंग
तैसं	तैत्तिरीय संहिता	संपा. न. चिं. केळकर, प्रका. भट आणि मंडळी, पुणे १९१३	कांड, प्रपा. अनु.
तोबंध	तोतयाचे बंड	प. शा. न. क. बा. सो. १९२४	पृष्ठ
थेस्स	थेस्सलनीकेकरांस पत्र	संपा. ग. चिं. वाड	अध्याय, वचन
थोमारो	थोरले माधवराव रोजनिशी	अ. सी. साठे, पांडे, अग्निहोत्री यांची प्रत	भाग, पृष्ठ
व्याळ	व्याळनाथांची कविता	रामदासस्वामीकृत, प्रका. सत्कार्योत्तजक सभा, धुळे, आवृ. ५, शके १८४४	दशक, समास, ओंवी
दा, दास	श्रीमत्दासबोध	प. शा. जु. क. बा. सो. १९२४	अध्याय, वचन
दानी	दानीएल	दामोदरकविवरचित ( महानुभावपंथीय ), प्रका. द. सी. पंगु, १९२७	ओंवी
दाव	वच्छहरण	आत्मारामस्वामीकृत, प्रका. सत्का. सभा, धुळे, रामदास आणि रामदासीग्रंथमाला, भाग ७ वा	पृष्ठ
दावि	दासविभ्रामधाम	संपा. द. ब. पारसनीस १९१३	भाग, पृष्ठ
दिमरा	दिह्री येथील मराठ्यांची राजकारणे	भा. इ. सं. मंडळ, शके १८३६	पृष्ठ
द्विसंभू	द्वितीयसंमेलनवृत्त	संपा. वा. दा. ओक, निर्णयसागर, १८९६	कविता
देप	देवनाथमहाराजकृत पदसंग्रह	संपा. द. वा. पोतदार, वैद्यकपत्रिका छाप- खाना, पुणे	ओंवी
देवसंत	देवदासकृत संतमालिका	संपा. बळवंत मनोहर पंडित, जगदितेच्छु १८९६	पृष्ठ
धर्माजी	धर्माजीरावांचे कुटुंब	...	परिच्छेद
धर्मि	धर्मसिंधु	वामनपंडितकृत	कविता
ध्यानमा	ध्यानमाला	प. शा. बा. सो. १९२४	अध्याय, वचन
नक	नवा करार	संपा. बा. ना. आठवले, १९२९	अध्याय, वचन
नकआ	नवा करार	संपा. पंडिता रमाबाई, १९१२	”
नकपं	नवा करार	लिटरेचर कमेटी, १९२५	पृष्ठ
नकपुप्र	नव्या करारांतील पुस्तकांची प्रवेशिका	महाराष्ट्र कवि, अनेककविकृत कवितासंग्रह भाग २	कविता
नदा	नरहरीकृत दानव्रत	संपा. वा. म. जोशी, मनोरंजन, मुंबई. रघुनाथपंडिताचे काव्यग्रंथ प्रका. ह. त्रि. बापट, १९०९	पृष्ठ
नपुक	नवपुष्पकरंडक	धुंडिराजछतमालोकृत, प्रका. बा. ल. पाळक, जगदीश्वर प्रेस, १८९६	कविता
नल, नळ	नलदमयंतीस्वयंवराख्यान		अध्याय, ओंवी
नव	नवनाथ भक्तिसार		

संक्षेप	ग्रंथनाम	संपादक, प्रकाशक इ०	आंकड्यांवा खुलासा
नहे	नहेम्या	प. शा. जु. क. बा. सो. १९२४	अध्याय, वचन
नाकु	नाटककलासंस्कृतार मात्रा	संपा. स. ना. ठोसर, १९२६	बळसा, पृष्ठ
नागा	नामदेवगाथा	इंदिराप्रेस.	अभंग
नाना, नाम, नामना	नामदेवनाटक	संपा. वा. रं. शिरबळकर, आर्यभूषण, १९०४	पृष्ठ
नि	निबंधमाला	संपा. विष्णुशास्त्री चिपळूणकर, चित्रशाळा	पृष्ठ
		१९१७	पृष्ठ
निचं	निरभ्रचंद्र	संपा. वि. वा. हडप १९२०	पृष्ठ
निगा	श्रीनिळोबामहाराज यांच्या अभंगांची गाथा	नानामहाराज साखरेसंप्रदायी, प्रका. त्रि. ह. आवटे, शके १८३०	पृष्ठ
निमा	निरंजनमाधवाची कविता	प्रका. ल. रा. पांगारकर, शके १८४१-४७	भाग, पृष्ठ
निर्ग	निर्गम	प. शा. जु. क. बा. सो. १९२४	अध्याय, वचन
नीति	नीतिशास्त्रप्रवेश	संपा. वा. म. जोशी, मनोरंजन, १९०९	पृष्ठ
नीतिसू	नीतिसूत्रे	प. शा. जु. क. बा. सो. १९२४	अध्याय, वचन
न्यायप	न्यायपद्धति	न्यायशास्त्र-मोरो केशव दामले	पृष्ठ
न्यासे	न्यायाधिसेतु	( शिकाप्रत )मो. श्री. चितलेकृत, रत्नागिरी, १८५६	”
पकोचे	पण लक्षांत कोण घेतो ?	संपा. ह. ना. आपटे,	पृष्ठ
पंच	पंचतंत्र ( मराठी भाषांतर )	प्रका. महाराष्ट्रकवि, शके १८२९	पृष्ठ
पदमव	परकीय दरबारी मराठ्यांचे वकील	इतिहाससंप्रह संपा. द. ब. पारसनीस	”
पदाव	पदाथर्पण	संपा. वा. प्र. मोडक, निर्णयसागर	भाग, पृष्ठ
पपत्रे, पत्रे	पतिपत्नीप्रेम	संपा. वा. रा. कोटारी, प्रका. सुरस ग्रंथमाला	पृष्ठ
		आवृ. २ री.	पृष्ठ
पया	पत्रेयादी वगैरे	काव्येतिहास संप्रह.	पृष्ठ
परमा	परमाभूत	सुईदराजकृत	प्रकरण, ओवी
पला	परशुरामकृत लावण्या	प्रका. चित्रशाळा, १९२०	पृष्ठ; प्रकरण, पृष्ठ
पवि, पलोवि	परलोकविद्या	प्रका. रा. ना. कालेकर, आवृ. ३, सन १९१८	पृष्ठ
पशागी	पवित्रशास्त्रातील गीते	संपा. पंडिता रमाबाई, १९१९	”
पाइ	पाइअसहमहाण्वव	प्राकृत-हिंदीकोश. संपा. पंडित हरिगोविंद-दास त्रिकमचंद शेट, कलकत्ता १९२८	पृष्ठ
पाट	पाट नांवाचा पत्त्यांचा खेळ	बडोदावात्सल छापखाना, सन १८८९	पृष्ठ
पांप्र	पांडवप्रताप	श्रीधरस्वामीकृत	अध्याय, ओवी
पाब	पानपत बखर	रघुनाथ यादवकृत, संपा. का. ना. साने	पृष्ठ
पारिभौ	पारिजातभौमासुर नाटक	संपा. नारायण आनंदराव पै, प्रका. नारायण-भिकशेट खावृ, शके १८१३ ( शिकाप्रत )	पृष्ठ
पार्ल	पार्लमेंट	संपा. दा. ना. आपटे, सयाजीसाहित्यमाला	पृष्ठ
		८३, बडोदे, १९२४	पृष्ठ
पाव्ह	पाल व व्हर्जिनिया	संपा. गो. शं. बापट, प्रका. गव्ह. सें. बुकचेपो	पृष्ठ
		१८७५	पृष्ठ
पृच	पृथ्वीराज चव्हाण	( खरा रजपूत वीर ) लोकहितवादी	पृष्ठ
पेश	पेशवाईची अखेर	संपा. गो. का. चांदोरकर, इतिहास-ऐतिहासिक मासिक, प्रका. सत्कार्याचेजक सभा पुळे	पृष्ठ
पेद	पेशवे दत्तरांतील निवडक पत्रे,	संपा. गो. स. सरदेसाई	भाग, पत्र

## संक्षेप

## ग्रंथनाम

## संपादक, प्रकाशक इ०

## आंकड्यांचा खुलासा

पेत्र	पेत्राचें पहिलें पत्र	प. शा. न. क. बा. सो. १९२४	अध्याय, वचन
पेदसमा	पेशवेदसरातील सनदापत्रांतील माहिती	संपा. ग. चि. वाड व द. ब. पारसनीस, १९१०	पृष्ठ
प्रक	प्रकटीकरण	प. शा. न. क. बा. सो. १९२४	अध्याय, वचन
प्रयेच	प्रभु येसूचें चरित्र	संपा. पंडिता रमाबाई, १९१३	पृष्ठ
प्रला	प्रभाकरकृत लावण्या	प्रका. चित्रशाळा, १९२०	पृष्ठ
प्रसंभु	प्रथमसंमेलनवृत्त	भा.इ.सं. मंडळ. शके १८३५	,,
प्राणिमो	प्राणिशास्त्र ( मूलतत्त्वे )	संपा. बा. प्र. मोडक, निर्णयसागर, १९२३	पृष्ठ
प्रेकृ	प्रेषिताचीं कृत्यें	प. शा. न. क. वा. सो. १९२४	अध्याय, वचन
ब	बहिणाबाईचा गाथा	प्रका. वि. ना. कोल्हारकर, शके १४४८	अभंग
बंहा	सार्थे ज्ञानेश्वरी	संपा. बंकरटस्वामी, शके १८८९	अध्याय, ओवी
बाय	बायकांचे वेड ( नाटक )	संपा. कृ. प्र. खाडिलकर, चित्रशाळा, १९०२	अंक, प्रवेश
बाळ	बाळमित्र	संपा. वि. कां. ओंकर, आश्र. २, निर्णयसागर १८९०	भाग, पृष्ठ
ब्रच	ब्रह्मदस्वामीचें चरित्र	संपा. द. व. पारसनीस	पृष्ठ
ब्रप	ब्रह्मदस्वामी पत्रव्यवहार	,,	पृष्ठ
ब्रावि	ब्राह्मण आणि त्यांची विद्या	संपा. स. शि. गोळे, आर्यभूषण, १८९५	पृष्ठ
भज	( नानारूपी संतखेळ आणि ) भजनी बोधपर पदसंग्रह	प्रका. डॉ. ग. चिंचळकर, निर्णयसागर, मुंबई	पृष्ठ
भत	भजनतरंगिणी	संपा. ल. पां. नागवेकर, तत्त्वविवेचक छाप- खाना, मुंबई १८९१	पृष्ठ
भवि	भक्तविजय	महिपतिकृत. प्रका. जगदीश्वर प्रेस, मुंबई	अध्याय, ओवी
भा	भावबंधन	संपा. रा. ग. गडकरी, चित्रशाळा प्रेस १९२०	पृष्ठ
भाअ	भारत इ. सं. मंडळ अहवाल	प्रका. चिटणीस, भा. इ. सं. मं	,,
भाइ	भारत इ. सं. मंडळ इतिवृत्त	,,	,,
भाए	भास्कर—एकादशस्कंद ( उध्दवगीता )	भास्कर कवीश्वर व्यासकृत ( सहानुभावी )	ओवी
भाएपयाव	भारतवर्ष—ऐतिहासिक पत्रे, यादी, वर्णन	संपा. ज. वा. मोडक, व का. ना. साने	पृष्ठ
भाकै	भाऊसाहेबांची कैफियत	काव्यतिहाससंग्रह. संपा. का. ना. साने, शके १८०९	,,
भाजुएगो	भारतवर्ष—जुन्या ऐतिहासिक गोष्टी	संपा. द. ब. पारसनीस व ह. ना. आपटे	,,
भात्रे	भारत इ. सं. मं. त्रैमासिक	प्रका. चिटणीस, भा. इ. सं. मं. पुणे	वर्ष, अंक, पृष्ठ
भात्रिसंह	भा. इ. सं. मं. द्वितीयसंमेलनवृत्त	,,	पृष्ठ
भाब	भाऊसाहेबांची बखर	काव्यतिहाससंग्रह. संपा. का. ना. साने, शके १८४४	पृष्ठ
भि, भिल्ली	भिल्ली भाषेतील सोप्या व मनोरंजक गोष्टी, भाग १	संपा. धों. स. सानक व ढ्ये. रा. विंगळे, आश्र. ३, १९२८	पृष्ठ
भू	भूशास्त्र	संपा. का. वा. मराठे, ग. मं. बुकडेपो, मुंबई १८८६	पृष्ठ
भूव	भूवर्णन	संपा. का. वा. मराठे, मुंबई १८८०	पृष्ठ
भौकु	भौसल्यांचे कुलाचार	संपा. द. व. पारसनीस, १९१५	पृष्ठ
मक	महिपति—कथासाराश्रुत	महिपतिकृत	अध्याय, ओवी
मत्त	मत्तयकृत शुभवर्तमान	प. शा. न. क. वा. सो. १९२४	अध्याय, वचन
मदबा	महेश्वरदरबारचीं बातमीपत्रे	संपा. द. व. पारसनीस, १९१०	भाग, पृष्ठ
मदमं	मदनमंजरी	संपा. अण्णाजी गोविंद इनामदार	पृष्ठ
मदरु	मराठी दफ्तर रुमाल	संपा. वि. ल. भावे	भाग, पृष्ठ



संक्षेप	ग्रंथनाम	संपादक, प्रकाशक, इ०	आंकड्यांचा खुलास
मनको	मराठी भाषेचा नवीन कोश	संपा. रघुनाथ भास्कर गोडबोले, मुंबई, ग. सें. बुकडेपो, १८७०	
मव	महिकावतीची बखर	केशवाचायकृत. संपा. वि. का. राजवाडे, चित्रशाळा, पुणे १९२४	पृष्ठ अध्याय, श्लोक
मनु	मनुस्मृति	...	
मभा	महाभारत	...	
मंसं	मंदारमंजरी	...	
ममंब	महाराष्ट्र मंडळाची बखर	रेंदाळकरांचा कवितासंग्रह, कोल्हापूर १९१०	पृष्ठ
मंराधा	मंगीश-राधाविलास	भारतवर्ष. संपा. द. ब. पारसनीस	पृष्ठ
मंराधा-मक }		महाराष्ट्रकवि, भाग २	कविता
मराआ	मराठ्यांची राजनीति-आज्ञापत्रे	विविधज्ञानविस्तार	पृष्ठ
मराचिथोशा	म. रा. चिटणीस-थोरले शाहूमहाराज	संपा. का. ना. साने	"
मराचिधाशा	म. रा. चिटणीस-धाकटे शाहूमहाराज	संपा. का. ना. साने, शके १८०६	"
मराचिरा	म. रा. चिटणीस-धाकटे राजाराममहाराज	" " " "	"
मराचिस	म. रा. चिटणीस-संभाजीमहाराज	" " " " सन १८८२	"
मला	मलाखी	प. शा. जु. क. बा. सो. १९२४	अध्याय, वचन
मरि	मराठी रियासत	संपा. गो. स. सरदेसाई	भाग, पृष्ठ
मसाप	महाराष्ट्र साहित्यपत्रिका (त्रैमासिक)	प्रका. महाराष्ट्रसाहित्यपरिषद	वर्ष, पृष्ठ; किंवा वर्ष, अंक, पृष्ठ
महमा, ममा	महत्त्वमापन	संपा. रा. मो. देवकुळे, आवृ. २, सन १८८७	पृष्ठ
मृ	संगीत मृच्छकटिक नाटक	संपा. गो. ब. देवल	पृष्ठ
मॅरट, मॅरटतप	मॅरट-तपशीलपत्रे	कर्नेल म्यारियटच्या पुस्तकाचे भाषांतर, आवृ. २, पुणे ज्ञानप्रकाश १८९४	पृष्ठ
माअक	माधवराव ( सर टी. ) यांची कविता	अर्वाचीन कविता ( पूर्वार्ध ). प्रका. दा. सां. यंदे आणि मंडळी, मुंबई १९०३	पृष्ठ
माप्र	माझा प्रवास	गोडशेशास्त्रीकृत बखर. प्रका. दा. सां. यंदे आणि मंडळी, मुंबई	पृष्ठ
मार्क	मार्केकृत शुभवलेमान	प. शा. न. क. बा. सो. १९२४	अध्याय, वचन
माशेको	मासा शेजारी कोण	लिटरेचर कमिटी, १९२९	पृष्ठ
मु	मुक्तेश्वरकविकृत काव्यरचना	मुक्तेश्वरकविकृत	अध्याय, ओबी
मुआ, मुआदि	मुक्तेश्वर-महाभारत-आदिपर्व	...	
मुमा	मुहूर्तमार्तंड	...	
मुंरंशु	मुक्तेश्वर-रंभाशुकसंवाद	मुक्तेश्वरकविकृत	ओबी
मुरामा	मुक्तेश्वर-रामायण	" "	अध्याय, ओबी
मुवन	मुक्तेश्वर-महाभारत-वनपर्व	" "	" "
मुंब, मुंब्या	मुंबई वा व्यापार	संपा. भीमराव सी. शालिग्राम, इंदुप्रकाश, १८९२	पृष्ठ
मुसभा	मुक्तेश्वर महाभारत-सभापर्व	मुक्तेश्वरकविकृत	अध्याय, ओबी
मो, मोरो	मोरोपंतकविकृत काव्यरचना	मोरोपंतकृत	अध्याय, आर्या
मोअनु	मोरोपंत-आर्याभारत-अनुशासनपर्व		
मोआश्व	" " आश्वमेधिकपर्व	" "	" "
मोआश्रम, }	" " आश्रमवासोपर्व	" "	" "
मोआ			
मो उद्योग	" " उद्योगपर्व	" "	" "
मोऐषिक, मोऐषि	" " ऐषिकपर्व	" "	" "

संक्षेप	ग्रंथनाम	संपादक, प्रकाशक, इ०	आंकड्यांचा खुलासा
मोके	मोलस्वर्थ कॅडीकोश	मोलस्वर्थ-कॅडी कोश (इंग्रजी-मराठी) बॉंबे ए. सो. १८४७	
मोकेर्ण	मोरोपंत-आर्याभारत-कर्णपर्व	मोरोपंतकृत	अध्याय, आर्या
मोकृष्णवि, मोकृष्ण	” ” कृष्णविजय	”	” ”
मोप्र, मोर	मोर, एल्. एल्. बी. (प्रहमन)	संपा. नारायण हरि भागवत, नेटिव आणि नियम प्रेस, १८८२	पृष्ठ
मोभीष्म, मोभी	मोरोपंत-आर्याभारत-भीष्मपर्व	मोरोपंतकृत	अध्याय, आर्या
मोसंभा	मोरोपंत-मंत्रभागवत	”	स्कंध, आर्या
मोमौसल	मोरोपंत-आर्याभारत-मौसलपर्व	”	अध्याय, आर्या
मोरा	मोरोपंत-रामायण	”	अध्याय, आर्या
मोशल्य	मोरोपंत-आर्याभारत-शल्यपर्व	”	अध्याय, आर्या
मोशांति	मोरोपंत-आर्याभारत-शांतिपर्व	”	अध्याय, आर्या
मोल, मोको	मोलस्वर्थ-कॅडीकोश	प्रका. बॉंबे ए. सो. आवृ. १, १८३१, आवृ. २, १८५७	
मोसमा	मोरोपंत-आर्याभारत-समापर्व	मोरोपंतकृत	अध्याय, आर्या
मोस्त्री	” ” स्त्रीपर्व	”	” ”
यथादी	यथाथैदीपिका	वामनपंडितकृत, प्रका. काव्यसंग्रह १९०८-१९१७	अध्याय, ओवी
यंमू	यंत्रशास्त्राचीं मूले	संपा. गो. गं. फडके, १८५३	पृष्ठ
यश	यशया	प. शा. जु. क. बा. सो. १९२४	अध्याय, वचन
यशस्व	यशवंतराव खरे	संपा. हरि नारायण आपटे	
यंस्थि	यंत्रस्थितिशास्त्र	संपा. बा. प्र. मोडक, आवृ. १, १८९७, कोल्हापूर	पृष्ठ
यहे	यहेज्केल	प. शा. जु. क. बा. सो. १९२४	अध्याय, वचन
याको	याकोबाचे पत्र	प. शा. न. क. वा. सो. १९२४	” ”
यो	रंयोबा पहा		
योर, योगर	मार्थे योगरत्नाकर	प्रका. य. गो. दीक्षित, आवृ. २, सन १९२३	भाग, पृष्ठ
योहा	योहानकृत शुभवर्तमान	प. शा. न. क. वा. सो. १९२४	अध्याय, वचन
र	रघुनाथपंडित-काव्यप्रथ	प्रका. ह. त्रि. बापट, सन १९०९	पृष्ठ
रत्न	रत्नकांता नाटक	संपा. सी. ना. परुळेकर, मालवणसमाचार छापखाना १८९०	
रंयोबा, योवा	रंगनाथी योगवासिष्ठ	संपा. गो. ना. शास्त्री दातार, प्रका. ग. चि. देव १९०५	अंक, प्रवेश
रसाम्	रसायनशास्त्राचीं मूलतत्त्वे	संपा. बा. प्र. मोडक	
रसापू	” ” पूर्वार्ध	” ”	पृष्ठ
रसाड	” ” उत्तरार्ध	” ”	” ”
रा, राज	मराठ्यांच्या इतिहासाचीं साधने	संपा. वि. का. राजवाडे	खंड, पृष्ठ
राज	रामायण अयोध्याकांड	माधवकृत. प्रका. महाराष्ट्रकवि	अध्याय, ओवी
राक	रामदासकविता	रामदास-रामदासी; भाग ३	कविता
राको	रानडेकृत इंग्रजी-मराठी कोश	संपा. प्रो. एन्. बी. रानडे, १९०३-१९	
राज-भाअ	राजवाडे यांचा लेख	भा. इ. सं. मंडळ अहवाल	शक
राजे	राजे १, २	प. शा. जु. क. बा. सो. १९२४	अध्याय, वचन

संक्षेप	ग्रंथनाम	संपादक, प्रकाशक इ०	आंकड्यांचा खुलासा
राधा राूपो राम, रा रामा राला रावि राव्यको रास, रासपं	मंगीशकृत राधाविलास राजकीय पुरुषांचे पोवाडे रामदासी मनाचे श्लोक रामायण रामजोशीकृत लावण्या रामविजय राजव्यवहार कांश रासपंचाध्यायी	महाराष्ट्रकवि भाग ३, ... .. प्रका. आत्मराम प्रेस, धुळे, शके १८३२ कृष्णदास मुद्गलकृत. प्रका. महाराष्ट्रकवि चित्रशाळा प्रेस, १९०८ आवृ. ३ श्रीधरकृत. प्रका. वा. ल. पाटक, शके १८२८ शुनाथपंत हणमंटेकृत. शिवकल्याणकृत. प्रका. ग. वा. मोडक, शके १८२६	कविता पृष्ठ श्लोक प्रसंग, ओवी, पृष्ठ अध्याय, ओवी वर्ग, श्लोक
राज्ञा रुह रोज्यु रोम लूक लेवी लोक लोककथा } लोधी लोप्रथेखि बगु	राजवाडेसंपादित ज्ञानेश्वरी सारुह पहा रोमिओ आणि ज्यूलियट रोमकरांस पत्र लूककृत शुभवर्तमान लेवीय लोककथा लोकधीवर लोकबंधु प्रभु येसूखिस्त वनोषधिगुणादर्श	संपा. वि. का. राजवाडे शंकरापियर नाटयमाला प. शा. न. क. वा. सो. १९२४ प. शा. न. क. वा. सो. १९२४ प. शा. जु. क. वा. सो. १९२४ सपा. शं. ग. दाते, पुस्तक १, २. प्रका. राजेश सदाशिव, पुणे. १९२९-३० संपा. भा. कृ. उजगरे, १९१९ संपा. ना. वा. टिळक, १९१८ संपा. शंकरशास्त्री पदे, प्रका. य. गो. रीक्षित, पुणे १९२०	अध्याय, ओवी अध्याय, ओवी पृष्ठ अध्याय, वचन " " " " भाग, पृष्ठ पृष्ठ "
वत्स वशाप वसा	वत्सलाहरण वन्हाडशालापत्रक वटसावित्रीचें गाणें	कृष्णदास-कीर्तनतरंगिणी १ उमरावती ( वन्हाड ) प्रका. के. सी. कुलकर्णी, सुवर्ण प्रि. प्रेस, मुंबई, १८८२ संपा. वि. अ. टोंबरे, मुंबई १९२० संपा. ग. चि. वाड	वर्षे, अंक, पृष्ठ पृष्ठ भाग, पृष्ठ भाग, पृष्ठ पृष्ठ
वस्व वाड-मा वाड-बाबा वाड-समा वाड-शाळ वामन वामनरु, वारु विक	वसाहतीचें स्वराज्य वाड-थोरले माधवराव रोजनिशी वाड-वालाजी बाजीराव रोजनिशी वाड-सवाई माधवराव रोजनिशी वाड-साहू छत्रपति रोजनिशी वामनी स्फुटश्लोक वामन-रुक्मिणीविलास विनायकाची कविता	संपा. ग. चि. वाड व द. ब. पारसनीस " " " " " " " " वामनकृत " " संपा. द. अ. आपटे, चित्रशाळा प्रेस, शके १८४२	पृष्ठ पृष्ठ भाग, पृष्ठ भाग, पृष्ठ पृष्ठ श्लोक
विचावि	विचारविलास	संपा. वा. म. जोशी, लक्ष्मीनारायण प्रेस, मुंबई १९२७	पृष्ठ
विसिं विपु-उ विवि विविभामिनी विक्षिप्त	विवंकसिंधु विवेकसिंधु-पूर्वाध, उत्तरार्ध विविधज्ञानविस्तार विविधज्ञानविस्तार-भामिनीविलास विक्षिप्त-हंदूरस्थान	मुकुंदराजकृत मुकुंदराजकृत प्रका. ग. चि. देव, शके १८३३ नियतकालिक, मुंबई " " " " संपा. व्ही. एन्. भाटे, मुंबई न्यूज प्रेस, १८९५-९६, भाग १-३ वैष्णवाहिकृत. प्रका. मत्का, सभा, धुळे, शके १८३५	पृष्ठ प्रकरण, ओवी वर्षे, अंक, पृष्ठ " " " भाग, पृष्ठ
वेसीस्व, } वेणासीस्व }	वेणा-सीतास्वयंवर		समास, ओवी.

संक्षेप	ग्रंथनाम	संपादक, प्रकाशक इ०	आंकड्यांचा खुलासा
वैद्यक व्यं व्यनि	वैद्यकबाड व्यंकटेश स्तोत्र व्यभिचारनिषध	भा. इ. सं. मंडळ, अहवाल शके १८३३ देवीदासकृत संपा. बाबा पदमनजी, प्रका. अमेरिकन मिशन सोसायटी, मुंबई १८५४	पृष्ठ ओवी पृष्ठ ओवी
शनि शर शारो शासंको शास्त्रीको, शाको शिक	शनिमाहात्म्य शब्दरत्नाकर शाहमहाराज यांची रोजनिशी शास्त्रसंबंधी कोश महाराष्ट्र भाषेचा कोश शिवकथामृत	संपा. वा. गो. आपटे, आष्ट. १, १९२२ संपा. ग. चि. वाड सपा. का. म. ढालवाणी, १८८५ क्रमवत, जभिकर इ० शास्त्री मंडळींनीं मुंबई शिक्षामंडळाकरितां रचलेला, १८२९ शिवरामकृत. महाराष्ट्रकवि अंक ५१, शके १८२९	पृष्ठ पृष्ठ ” कविता भाग, पृष्ठ पृष्ठ
शिकशि शिगीता शिचप्र	शिवणकलाशिक्षक शिवगीताचंद्रिका शिवचरित्रप्रदीप	संपा. रा. ना. पराडकर शिवरामकृत संपा. द. वि. आपटे व स. म. दिवेकर, शके १८०७	” ”
शिदि, शिवदि, शिवदिवि शिली शिल्पवि शिशु	शिवदिविजय शिवलीलासृत शिल्पविद्या शिशुपालवध	संपा. पां. रा. नंदुरबारकर व ल. का. दांडेकर श्रीधरकृत ... .. भास्कर कविकृत (महानुभावी). प्रका. मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे, शके १८४४	अध्याय, ओवी पृष्ठ ओवी
शे श्रीसृष्टि संग्राम, संग्रामगी, संग्रामगीते सप्र, स	शेतकरी मासिक श्रीसृष्टिविजय मराठ्यांची संग्रामगीते समर्थप्रताप	सन १८८३, वर्षे १-१३ संपा. ग. र. नवलकर, १९०६ संपा. दु. आ. तिबारी	वर्ष, अंक, पृष्ठ पृष्ठ पृष्ठ
संप्राको सभा समारो	संस्कृत प्राकृत शब्दकोश सभाप्रदीप सवाईमाधवराव यांची रोजनिशी	गिरिधरस्वामीकृत. प्रका. सत्का. सभा, धुळे, शके १८३४ अनंतशास्त्री, तळेकर, आष्ट. १ सन १८५३ संपा. गजानन, प्रका. द. वि. आपटे, पुणे. संपा. ग. चि. वाड, प्रका. डे व्हा. ट्रा सो. सन १९०८	ममास, ओवी पृष्ठ भाग, पृष्ठ पृष्ठ
समीपृ संयोग सला संवि संख्या	समीकरणपृथक्करण संपूर्णयोगशास्त्र सगनभाळकृत लावण्या संतविजय संघव्यायाम ( मराठी स्पष्टीकरण )	संपा. ना. रं. मोढोळकर, पुणे, १८६६ (शिक्षाप्रत) संपा. पां. गो. महाजन, आष्ट. ३, १९२१ प्रका. जहागिरदार व अधिकारी. १९२४ महिपतिष्ठत संपा. प्रो. माणिकराव, आरोग्यग्रंथमाला, पु. ९, सन १९२७	” ” अध्याय, ओवी पृष्ठ
ससिच ससंघ साक्रेंस सागोप्र	सप्तप्रकरणात्मक शिवचरित्र सप्तमसंमेलनवृत्त साक्रेंसिाचे संवाद सावित्री आणि गोपाळ, प्रहसन	प्रका. का. ना. साने भा. इ. सं. मंडळ शके १८४१ संपा. वा. म. जोशी, कर्नाटक प्रेस, धारवाड १९२२ पंपा. रा. चि. करमरकर, वीरक्षेत्र मुद्रणालय बडोदे, १८९०	” ” अंक, प्रवेश पृष्ठ
साच	साहित्यचंद्रिका	सपा. हरि माधव समर्थ, जळगांव, सन १९२४	पृष्ठ

संक्षेप	ग्रंथनाम	संपादक, प्रकाशक, इ०	आंकड्यांचा खुलासा
साम्रा	सामधारण ग्रंथना	संक्षिप्त आश्रुति, कोल्हापूर मिशन छापखाना, १९०८	पृष्ठ संगे, श्लोक
सारह, सार सासं सासं सासं सिंब सिसं सीतालोपा	सामराज-रुक्मिणीहरण सारसंग्रह सावंतबाडी संस्थानचा इतिहास सिंहासनवत्तिशी सिद्धांतसंहिता सीतालोपासुद्धासंवादांतील वेंचे	सामराजकविविखित. प्रका. गो. वि. तुळपुळे, पुणे (केसरीचे छोटे फाईल). प्रका. केसरी कचेरी. संपा. वि. पु. पिगुळकर प्रका. वि. स. अग्निहोत्री, मुंबई, १८५७ सोहिरोबानाथकृत, पैप्रत, वामनपंडितकृत. नवनीत, प्रका. मंगळदास आणि सन्स, सुरत, आश्रु. ८. १९२३	पृष्ठ क्रमक, शृष्ठ पृष्ठ ” अध्याय, ओंबी कविता
सीस्व सु सुकौ	सीतास्वयंवर सुदर्शन नाटक सुशिक्षणकौमुदी	वामनकृत. संपा. कृ. ह. दीक्षित, चित्रशाळा, पुणे, १९१७ संपा. गुं ना. सुखमदार, प्रका. विद्याविलास कोल्हापूर १८९०	” पृष्ठ ”
सुच	सुरसुंदरीचरित्र	(प्राकृतग्रंथ) जैनविविधसाहित्य शास्त्र-माला, बनारस १९१६	”
सुदा सुदे सुसु सुये सुयेग्र सैपू-उ सोहिमह स्त्रीगीत स्तोसं स्वप, स्वरापरि	सुदामचरित्र सुशिलेचा देव सुरतमुधन्वा नाटक सुर्यमाला सुर्यग्रहण सैद्रियरसायनशास्त्र-पूर्वाधे-उत्तरार्धे सोहिरोबा महदनुभवैश्वरी स्त्रीगीतमाला स्तोत्रसंहिता स्वराज्याचे परिवर्तन	अमृतरायकविकृत संपा. वा. म. जांशी, विजयप्रेस, पुणे प्रका. पुरंदरे आणि कंपनी. संपा. धारप, ग. मे. लुकडेपो, १८८९ संपा. ह. ना. आपटे, आर्यभूषण संपा. वा. प्र. मोडक, निणैयसागर, मुंबई १९०० सोहिरोबानाथ आंबिये प्रका. गो. मो. कार्लकर, मुंबई, १८८२ प. शा. जु. क. बा. सो. १९२४ संपा. नाथमाधव, प्रका. गणेश महादेव आणि कंपनी १९२५	कविता पृष्ठ ” ” ” ” ” ” अध्याय, वचन
स्वादि, स्वानुदिन } ह, हरि हंको हब हाकांध	स्वानुभवदिनकर हरिविजय हंसकोश हरिवंशाची बखर हाच कां धर्म	दिनकर रामदासीकृत, रामदास-रामदासी भाग ६, शके १८३३ सत्का. मभा धुळे श्रीधरकृत प्रका. जगदीश्वर प्रेस मुंबई, संपा. र. भा. गाडबोले, आश्रु १ शके १७८५. संपा. वा. वा. खरे संपा. सौ. शांताबाई (भिडे) नाशिककर, प्रका. मनोरमा कार्यालय, अधिकारी आणि सडळी पुणे संपा. आ. स. वेंवे, बडोदे संपा. ज. नानासाहेब. शिंदे, श्रीसयाजीसाहित्य माला ३९, बडोदे, १९२१	पृष्ठ कलाप, किरण, ओंबी अध्याय, ओंबी पृष्ठ ” ” ”
हिब हिल्ई	हिम्मतबहादर हिंदुस्थानचा लकरी इतिहास	संपा. ज. नानासाहेब. शिंदे, श्रीसयाजीसाहित्य माला ३९, बडोदे, १९२१	” ”
हो, होला होके होपो हा हाको	होनाजीबाळाकृत लावण्या होळकरांची कैफियत होळकरशाहींतील पोवाडे हानेश्वरी हानकोश	प्रका. चित्रशाळा, १९२४ संपा. का. ना. साने संपा. बाळकृष्ण आत्माराम सुते प्रका. बंकटस्वामी, शके १८४९ संपा. डॉ. श्री न्ये. केतकर, महाराष्ट्रीय ज्ञान- कोशसंघळ, पुणे	” ” ” ” अध्याय, ओंबी भाग, पृष्ठ किंवा अक्षर, पृष्ठ
ज्ञान ज्ञानो ज्ञाप ज्ञायो	ज्ञानप्रकाश ज्ञानोदय ज्ञानप्रबोध ज्ञानेश्वर-योगवासिष्ठ	दैनिक बतमानपत्र, पुणे साप्ताहिक. विश्वनाथकृत (महानुभावी)	ता., माहे, सन ” ” ओंबी ”

## व्याकरण, भाषा, शास्त्र, प्रांत इत्यादि विषयक

### संक्षेपांची सूची

संक्षेप	रूपटीकरण	संक्षेप	रूपटीकरण
अ.	अव्यय.	खि.	खिस्ती.
अक्रि.	अकर्मक क्रियापद.	ग., गणित	गणिती परिभाषा.
अप.	अपभ्रंश, अपभ्रष्टरूप.	गों.	गोंथिक भाषा.
अमा.	अर्धमागधी.	ग्री.	ग्रीक भाषा.
अर.	अरबी भाषा.	गु, गुज.	गुजराथी भाषा.
अॅरे.	अॅरेमाईक भाषा.	गो.	गोमंतकप्रांतीय भाषा.
अव.	अनेकवचन.	चि.	चित्पावनी भाषा.
आइं.	आंग्लो इंडियन.	छाप.	छापखानाविषयक.
आद.	आदराधी.	ज.	जनभाषा.
इ.	इत्यादि.	जि.	जिप्सी.
ई.	ईंग्रजी भाषा.	ज्यो.	ज्योतिषशास्त्र.
उ०	उदाहरण, उदाहरणार्थ.	तत्त्व.	तत्त्वज्ञान.
उ. उरि.	उरियाभाषा.	तर्क.	तर्कशास्त्र.
उअ.	उभयान्वयी अव्यय.	ता.	तामिलभाषा.
उक्रि.	उभयविध (सकर्मक-अकर्मक) क्रियापद.	तु	तुर्की.
उद्रा.	उद्गारवाचक अव्यय.	तु०, तुल.	तुलनाधी, तुलना करा.
उप.	उपरोधिक.	ते.	तेल्लू भाषा.
उर्दू, ऊ.	उर्दू भाषा.	द्रा.	द्राविडी भाषा.
एव.	एकवचन.	द्वि.	द्विरुक्ति.
क., कर.	करवीरप्रांतीय भाषा.	दं., दंभा.	दंशी (संस्कृत प्राकृत खेरीज) भाषा.
कर्ना.	कर्नाटकप्रांतातील (दक्षिण महाराष्ट्रातील) भाषा	ध्व.	ध्वन्यतुकारी; ध्वनिवाचक.
कवि.	कवितेत.	न.	नपुंसकलिंगी.
का.	कानडी भाषा.	ना.	नागपुरी भाषा.
काश्मी.	काश्मीरी भाषा.	न्याय.	न्यायशास्त्र.
क्रि.	क्रियापद.	पं.	पंजाबी भाषा.
क्रिवि.	क्रियाविशेषण.	पदा, पदार्थ.	पदार्थविज्ञान.
क्रिविअ.	क्रियाविशेषण अव्यय.	प्र.	प्रशस्त.
कु.	कुडाळप्रांतीय भाषा.	पा.	पालीभाषा.
कुण.	कुणबाळ भाषा.	प्रा.	प्राकृत भाषा.
कों.	कोंकणी (ठाणे, कुलाबा, रत्नागिरी प्रांतीय)	प्रां.	प्रांतिक (Provincial).
क.	कचित् प्रयोग.	प्राणि.	प्राणिशास्त्र.
खा.	खानदेशी भाषा (अहिराणी).	पु.	पुल्लिंगी.

संक्षेप	स्पष्टीकरण	संक्षेप	स्पष्टीकरण
पेव.	पेरुव्हिअन भाषा.	वाप्र.	वाक्प्रचार.
पोरु.	पोरुगुगीज भाषा.	वास्तु.	वास्तुशास्त्र.
फा.	फारसी भाषा.	वि.	विशेषण.
फ्रें.	फ्रेंच भाषा.	विना.	विशेषणनाम.
बं.	बंगाली भाषा.	विप्र.	विशेष प्रचार.
बा.	बागलाणी ( नामपुर, नासिक प्रांतीय ) भाषा.	विरू.	विशेष रूढ.
बीज.	बीजगणित.	वै.	वैदिक भाषा.
बे.	बेळगांबी.	व्या.	व्याकरण.
भा.	भाग.	व्यापक	व्यापक अर्थी.
आइसंमं.	भारत—इतिहास—संशोधक—मंडळ, पुणे.	शअ.	शब्दयोगी अव्यय.
भि.	भिन्नीभाषा.	शाप.	शास्त्रीय परिभाषा.
म.	मराठी भाषा.	सं.	संस्कृतभाषा.
म्ह०	म्हण.	सक्ति.	सकर्मक क्रियापद.
म्है.	म्हैसूर प्रांतीय.	सना.	सर्वनाम.
मा.	मावळी भाषा.	सामा.	सामान्य अर्थी.
माण.	माणदेशी भाषा	सामाशब्द	सामासिक शब्द.
रसा.	रसायनशास्त्र.	सिं.	सिंधीभाषा.
राजा.	राजापुरी भाषा.	सिंह.	सिंहली भाषा.
रू.	रूढ.	सुभा.	सुभाषित.
ल.	लक्षणें, लक्षणार्थी, लाक्षणिक.	स्था.	स्थापत्यशास्त्र.
लॅ.	लॅटिन भाषा.	स्त्री.	स्त्रीलिङ्ग.
लु.	लुस.	हिं.	हिंदीभाषा.
ब.	बन्हाडी भाषा.	हेट.	हेटकरी भाषा.











